

**DUE DATE SLIP**

**GOVT. COLLEGE, LIBRARY**

KOTA (Raj.)

Students can retain library books only for two weeks at the most.

BORROWER'S No.	DUE DATE	SIGNATURE

# VAIDIKA-PADĀNUKRAMAKOṢA

OR

## A VEDIC WORD-CONCORDANCE.

Being a universal register of Vedic vocabulary, with Introduction,  
Supplement, Reverse-Index and Appendices

BY

VIŚVA-BANDHU ŚĀSTRĪ, M. A., M. O. L.,

Director, D.A.-V. College Research Department and  
Viśveśvarānanda Vedic Research Institute; formerly, Principal,  
Dayānanda Brāhma-Mahāvīdyālaya, Lahore.



VOL. II.

( The Brāhmaṇas and the Āraṇyakas )

PART, II.

त-ह

SHOWKHAMBA BANGSOT SERIES OFFICE  
P. O. ...  
VARANASI ( U. P. )

LAHORE

1936.

# शान्तकुटी-वैदिकग्रन्थमाला

दयानन्दब्राह्ममहाविद्यालयीयाचार्य्यपदप्रतिष्ठितचरेण, दयानन्दमहाविद्यालयी-  
यानुसन्धानालये विश्वेश्वरानन्दवैदिकानुसन्धानालये चाध्यक्षपदाधिका-  
रिणा, एम्. ए., एम्. ओ. एल्. इत्युपाधिधारिणा

विश्वबन्धुशास्त्रिणा

सम्प्राप्तानेकविपश्चित्सायुज्येन

सम्पादिता



तस्यां चायं

द्वितीयो ग्रन्थः

लवपुरम्

१९६३ वि०

THE ŚĀNTA-KUTĪ VEDIC SERIES

EDITED

WITH THE HELP OF VARIOUS SCHOLARS

BY

VIŚVA-BANDHU ŚĀSTRĪ, M. A., M. O. L.,

VOLUME TWO.

LAHORE, 1936.

# वैदिक-पदानुक्रमकोषः

स च

RESERVED BOOK

वैदिकवाङ्मयीयसकलपदजातस्य वर्णमात्रानुपूर्व्या स्वरसंस्कारानुसारेण  
च सङ्कलितः, विविधविषयया भूमिकया पुरस्कृतः, मूल-  
विस्पष्टनैष्टिप्पणैः सनाथितः, परिशिष्टचक्रेण परिवर्धितश्च

## विश्वबन्धुशास्त्रिणा

एम्० ए०, एम्० ओ० एल्० इत्युपाधिधारिणा, दयानन्दमहाविद्यालयीयानु-  
सन्धानालये विश्वेश्वरानन्दवैदिकानुसन्धानालये चाध्यक्षपदाधि-  
कृतेन, दयानन्दब्राह्ममहाविद्यालयीयाचार्यपदप्रतिष्ठितपूर्वेण

सम्पादितः

अयञ्च तत्र

( ब्राह्मणारण्यकीयस्य )

द्वितीयस्य विभागस्य

उत्तरार्धः

त-ह

लवपुरम्


१९६३ वि०

(All rights reserved)

FIRST IMPRESSION, 1000 COPIES.

Published by Dr. Kedar Nath, L. R. C. P. & S., Secretary, V. V. R. I. Society, Shant Kuti, Simla and Printed (P. LVII-LXVIII & ऋ-ढ) by K. R. Jain at the Manohar Electric Press, Lahore and (P. 443-1163) by Ganapati at the Bhushan Press, Lahore.





---

A. C. WOOLNER

1878-1936

TO

THE MEMORY OF

*My dear Teacher*

PRINCIPAL, DR. A. C. WOOLNER

Who did so much for the advancement of Sanskrit Studies  
in this Province and whose close association with  
and deep interest in this work was a source of  
constant inspiration and help to us all.

# TABLE OF CONTENTS

## ( विषय-सूची )

I	Preface to part II....	...	...	...	LXV.
II	Introduction (continued from Part I)	...	...	...	LXVI.
III	वैदिक-पदानुक्रमकोपः ( उत्तरार्धः त-ह )	...	...	...	४४३-११४२
IV	परिशिष्टम्	...	...	...	११४३-११६३
V	उत्तरार्धीया संशोधन-पत्रिका				झ-ठ
VI	पूर्वार्धीय-संशोधनपत्रिका-परिशिष्टम्	...	...	...	ड-ढ



## PREFACE

### I.

Apparently, an unconscious under-estimate of the actual bulk of the present Part led to the expectation that it would be out earlier. It might have been so if the surplus matter covering more than two hundred pages could have been withheld and reserved for a subsequent Part. By virtue of this enlargement, it has however been possible, though not without straining the already meagre finances of the Institute, to present entire *Brāhmaṇa cum Āraṇyaka* material in these two Parts. The supplement at the end seeks to register such vocabulary or subsidiary information about it as escaped previous notice or became available only after the main body of the work had been seen through the press. The Reverse Index and certain Appendices of supplementary nature will be supplied separately in a consolidated form as the concluding Part of the Concordance.

### II.

The Institute has of late been got registered and is being

V. V. R. I., Lahore, July, 12, 1936.

re-organised on the executive as well as academic side with a view to ensure the continuity and steady progress of the work before it and look to the supply of necessary funds. It is hoped the Central and Provincial Governments of India and States may with their liberal help make it possible for the Institute to carry this project to completion. In presenting this Part, I have to express sincere gratitude of the management to Shri Raja Hemendra Sen Bahadur C. S. I., the enlightened ruler of Keonthal State (Simla Hills) for his active sympathy with this noble cause. It is noteworthy that the gift of a valuable piece of land at Simla by his father, the late Raja Bije Sen to Shri Swāmī Viśveśvarānanda Ji made it possible for the latter to build the Śānta-Kuṭī estate where this scheme originated and developed. It is in recognition of this association that the Śānta-Kuṭī Vedic Series has been so named. May his active co-operation lead to the enlistment of further patronage for this work.

VIŚVA-BANDHU ŚĀSTRĪ.

## INTRODUCTION

(Continued from Part I)

(A). P. S. to Ch.i. (P. XXI-II, ष.)

I. The Prapāthaka I. with Sāyaṇa's commentary, edited with Introduction and translated into German by Kurt Klemm (Gutersloh, 1894). It has since been properly utilised.

4. Text with Sāyaṇa's Vijnāpana-bhāṣya, critically edited with Introduction and Notes by H. F. Eelsingh, Lieden, 1908.

This work has been very helpful in so far as it has enabled me to further check and at many places, correct my previous readings or, if I may say, decipherments based on the hopeless Calcutta edition. Thus, e. g. पृथु-बुध्नी→घ्ना, यजमानमात्रा→त्री and नवच्छेदना→°छदना (३,४). The line प्राप्नवानीत्यृगुं दुम्बर उर्गन्तं साम तस्मात् सामगेभ्योऽपचितिं (४,३) was found wanting in the same passage and has now been supplied. Where, however, Ee.'s readings have been incorrect or defective, the same have been accordingly noted. e. g. Cf. पर्जन्य- पुरोचलाक- (१,२), जन्य-अदन्ति (१,७), उद्युङ्क्ते, विलुब्ध- and प्रवहंताम् (३,१), अग्निष्टोम-साद्यस्क-पराक- (४,३)- and अभ्यद्रवन् (४,५). In the absence of any clear advantage on his side, his readings have been entered by way of पाभे., e. g. आज्याहुतीः (५,५).

(B). P. S. to Ch. I. (P XXII, ङ.)

2. The Prapāthaka I. edited with Introduction, Guṇaviṣṇu's and Sāyaṇa's Commentaries and his own German Translation by H. Stöner and published from Halle, A. S., 1901.

3. Text edition by Hans Jörgensen (Darmstadt, 1911). It has not been procurable for the present work.

(C). P. S. to Ch. II. (P. XXV)

(k) A useful addition to the Vedic indexical literature has recently been made by the appearance of Renou's 'Indexe Vedique' in the local Journal of Vedic Studies. He has dived deep into a vast mass of learned contributions to research journals and critical apparatus of some of the recent text-editions and registered numerous new words and references.

(D). P. S. to Ch. V. (B)

पा.=पाठः; पाभे.=पाठभेदः

(E). P. S. to Ch. V. (C)

Ee=Eelsingh, H. F.; Kl. = Klemm, K.; Rn.=Renou, L.; St.= Stöner, H.

अथ

# वैदिक-पदानुक्रमकोषे

ब्राह्मणारण्यकीये द्वितीये विभागे

( उत्तरार्धः )



# अथ वैदिक-पदानुक्रमकोषस्य

## द्वितीये विभागे

द्वितीये हलादिखण्डे तकारादिशेषः



√तंस्

तद्

√तंस्, अतंसयन् श. १३, २, ९, ७;  
तै. ३, ९, ७, ४. तन्तस्यमान-अद्र.

तंस्य... तंस्यमान- √तन् द्र.

√तक्ष्, तक्षति ऐआ. १, ५, ३; ताष्टि-  
ऽइव ऐ. २, ४; ततक्ष तै. २, ५, ४,  
२; ततक्षुः तैआ. १, ११, १; तक्षन्  
ऐ. ४, ३, २; शां. २०, ४, २, २, २;  
अतक्षम् तै. २, ४, ७, ४; ३, ६, ८, २.

तक्षक- -कः तां. २५, १५, ३;

तक्षण- -गेन जै. २६.

तुक्ष(त्←)ती- -ती तै. २, ४, ६,  
११; तैआ. १, ९, ४.

तुक्षन्- -क्षा श. १, १, ३, १२; २, ३,  
१, ३१; ३, ६, ४, ४; का. २, १,  
३, ७; जै. १५१; -क्षाणः गो. १,  
२, २१; -क्षाणम् तै. ३, ४, २, १;  
-क्षगः श. ३, ६, ४, ४.

तक्षु- -क्षवः जै. १९३. तष्ट्-, तष्टृ-  
अद्र.

√तट्, तटति प. ५, ७.

तटाक- -कानि प. ५, १२.

तण्डुल- -लः झ. १, १, ४, ३; -लाः  
ऐ. १, १; वा. २, ५, ३, ४; ५, २, ३,  
२; का. १, ५, २, ४; २, १, ३, २, ३;

तै. १, १, ६, ६; ३, ८, १४, ३; -लान्  
श. २, ५, ३, ४; ५, ३, १, १३; २, ७;  
८; ११, १, ४, २; ३; का. १, ५, २,  
४; गो. २, १, ९; -लानाम् श.  
६, ६, १, ८; १०; का. २, १, ३, ८;  
-लैः तै. ३, ८, १४, ३.

रतत्- -०त ऐ. ५, १४; ७, १४; १५;  
-तऽइति ऐआ. १, ३, ३, ६.

तत-वती- -स्या ऐआ. १, ३, ३; ६.

रतत्, ता(√तन्)- -तः तैआ. ७, ६, २;  
-तम् शां. २०, ३; २१, ३; तैआ.  
२, ६, २; गो. १, १, १३; -ताष्टि  
तां. २१, १, ८.

तत-मफ- -म् ऐआ. २, ४, ३.

तत-वत्- -त् शां. २६, ८; १०;  
-न्ति शां. २६, ८.

ततन्वस्- -न्वान् शां. २५, २; २६,  
८; शांआ. १, २.

तति- -तिः शां. ७, ९; १०, ५; २६,  
८; -त्यै ऐ. ६, २०; गो. २, ६, २.

तत्वाय श. ६, ३, १, १३.

तत्स्(ः), ततिथी-, तत्र, तथा तद्-अद्र.

तत्पुरि- -रिः श. १, ८, १, २३.

तद्(→त, स, सा)→तत्, द् ऐ. १,

१; २; ऐआ. १, १, १; २; ३; शां.  
१, १; ४; शांआ. १, २; ३-५; ४,  
१; २; ५; ६; श. १, १, १, १; २; ३;  
का. १, १, १, १; २; ३; ४; तै. १, १,  
१, १; २; ३; तैआ. १, २, २; ३; ३,  
३; ४, १, ५, २; तां. १, १, १; २, ८;  
५, ६; १७; जै. १०; ११; १३;  
१४; जैउ. १, १, १, १; ४; ८; २, ३;  
४; आ. १; २, २५, ७; ८; ९;  
१०; सा. १, १, ८; ११; १३; ४,  
१६; ७, १; १६; सं. १; मं.  
१, १, ४; १०; ३, ९; ५, ७; प. १,  
१; दै. १, २४; गो. १, १,  
१; २; तवऽतत् ऐआ. १, ३,  
६; श. ७, १, २, ५; १३, ४, २, १७;  
१४, ४, २, २८; ३, २७; तां. २४, ३,  
३; तम् ऐ. १, २; १०; ऐआ.  
१, १, २; ४; ३, ५; शां. १, २; २,  
१; ८; शांआ. १, ६; ८; २, १७;  
३, ५; श. १, १, २, १९; २२; ३,  
५; का. १, १, १, ५; २, ३; ४, ७; १५;  
२३; तै. १, १, १, २; ३; २, ४; ३,  
१०; तैआ. १, २, ४; ६; ३; १०, २;  
११, ५; तां. २, १०, ३; ४, १, ४;

† 'ताण्डुल्वन्' इति मुपा. चिन्त्यः । ||न गो... पा. ६, १, १८२ इति विभक्तिस्वरप्रतिपेयो द्र. । ‡ =तात (पितृवाचकं प्राति.) । ॥तात←तत←तद्-ऋ. १, १२०, १ द्र. । 'कृता' इति सा. Ly.-Ms.C. च । φ←'तत+तमप्' (तकार लोपः) सा. शं. Bw. प्रभृ. । 'ततम्' इति Kt. मुपा. । तत्र च टि. द्र. ।

३, १२; ५, २; जै. ११३; १२; १३;  
 १४; १६; जैट. १, १, ४, १; ६;  
 २, १, ६; ४, १, १; २; ६, २, ९; ११;  
 सा. १, १, ८; ३, ८; सं. ३; सं.  
 १, ४, ९; ७, ३; २, ८, १४; ष. १,  
 १; ४; ५; ३, १; गो. १, १, १; ४;  
 ५; ७; तस्मिन् शां. ६, १५;  
 २०, ३; सं. १; तथा ऐ. १,  
 १३; २३; ऐवा. १, ३, ३; ६; शां.  
 १, १; ४, १२; १५, ३; श. १, ३,  
 ४, ७; ९; ७, २, १७; ८, १, ७; १०;  
 १७; का. १, ६, २, ५; तै. १, २, १,  
 ७; २, २; ३, ४, ४; ४, १, ५; तैवा. ४,  
 १७, १; १८, १; १९, १; ४२, २; ५;  
 ५, ८, १०; तां. १, ६, ६; ८, ३;  
 ६; ८; जै. १३; १९; ८८; जैट.  
 १, १२, ३, २; ३; ष. ४, ५; गो.  
 १, १, १६; २, १५; १८; ५, २, २; २,  
 ३, १८; तयोः ऐ. १, १७; ३, ९;  
 ६, १५; २४; २८; ऐवा. १, ५, २;  
 २, ३, ६; शां. ९, ३; १२, ४; २५,  
 ९; १०; ११; २७, १; शांवा. ५,  
 ५; श. १, २, ४, ४; ७, २, ११; ९,  
 १, ८; २, ५, २, २; का. १, ५, १,  
 २; ६; ९; १३; २, ५; तै. १, २, १,  
 २४; ६, ३, ९; ८, १०, २; २, १,  
 २, ९; ३, ५, १०, २; तैवा. १, १०,  
 ५; ६; जै. ३८; ४६; ५०; १५२;  
 तां. ५, ५, १४; ७, ६, ११; ८, ९,  
 २१; १०, ४, ३; जैट. १, १७, १,  
 २; १८, २, ६; ३, २, २, ७; ४, १, १,  
 ८; गो. १, ४, २०; ५, ३; तस्मात्  
 ऐ. १, ३; ४; ऐवा. १, १, १;  
 ४; २, २; ३; ४; शां. ६, ११;  
 १३; ७, २; शांवा. १, १; ४; ५;  
 २, ११; श. १, १, १, ५; ५; ६; ८;  
 १०; १६; १७; का. १, १, १, १;  
 २; ३; ४; ५; ६; १०; तै. १, १, ४,  
 २; १०, ४; २, ३, ३; ४, १; ३,  
 ४, ५; तैवा. १, ५, २; ७, ३; ४; १९,  
 १; तां. २, १, ३; २, ४; ६; ७; ३;

८, ३; जै. १४; १५; १९; २०;  
 २१; जैट. १, १, ४, २; ३; ४; ५; ६;  
 आ. १; सा. १, १, ४; ८; १३;  
 २, ९; सं. २; सं. २, २, ११; ष.  
 १, १; २; गो. १, १, ४; ५; ७; २; ९;  
 तस्मिन् ऐ. १, १; २, ३; १०;  
 १७; ऐवा. २, ३, १; ३, १, २; ५,  
 १, १; शां. १, ३; २, ९; ४, १२;  
 शांवा. १, २; ३, ५; ४, ६; ११, १;  
 श. १, १, ४, १४; २, १, ५; ३, ४;  
 ३, २, १४; का. १, १, २, ६; २, ३, ४;  
 ३, १, १; ३, २, ४; तै. १, ३, ५, २;  
 ७, ६, ५; २, ५, २, ३; ७, १५, ३; ३,  
 १, २, २; तैवा. १, ७, २; २२, ९;  
 ३, १, ५; ३२, १; ३, १४, २; तां. १,  
 ३, १; २, १०, २; ६, ५, १; ७,  
 ६; १४; ७, ६, ११; जै. १४; ३२;  
 ४९; ६२; ८८; ११०; जैट. १,  
 २, १, १०; ३, २; ६, १, ४; १४, ४, ५;  
 ३, २, ५, १; ष. १, २; ६; २, १०;  
 गो. १, १, ३, १; २, १; ७; ८;  
 तस्मै ऐ. १, ४; १५; २, १; ३, ५; शां.  
 १, २; ६, १३; १४; ७, ६; शांवा.  
 ४, १; २; ११, ८; १२, ५; श. १, १,  
 १, २; १३; २, १०; २, २, ६; ३, १,  
 २७; का. १, १, ३, ८; २, १, १; ९; २,  
 ९; ३, ३; ४; तै. १, १, १, ५; ४, ८,  
 ४; ५, १२, १; २, २, ४, ४; १०, ८;  
 तैवा. १, ६, २; २७, ३; ३१, ६; २,  
 ५, २; ६, २; तां. ४, १०, १; ७, ५,  
 २; २०; १०, १०; ८, १, ११; जै.  
 १४; ४०; ७३; जैट. ३, १, ३, ८;  
 ५, २; ३, ४, ३; ६, ३, २; २; सं. ३;  
 सं. २, १, १०; ४, ६; ९; सं. २;  
 ष. २, १०; ३, १; गो. १, १,  
 ३२; २, ५; १८; तस्य ऐ. १, १२;  
 २८; २, १; ६; ऐवा. १, ४, २; २,  
 १, २; ५; शां. ६, ७-१०; १३;  
 शांवा. १, १; २; ३; ४; ५; श. १, १,  
 १, १७; २, २२; २३; ४, १; का.  
 १, १, २, ५; ७; ४, १; ४; १५;

१६; तै. १, १, ३, ८; १०; १२;  
 ५, ८; २, ३, ३; तैवा. १, २, ४;  
 ३, १; ४, ३; ५, २; ६, २; ७, १; तां.  
 १, ६, १; ४; ९; १०; जै. ११; १२;  
 १७; २७; जैट. १, १, १, ३; ४;  
 ५; ३, ७; ५, २; ३; वा. २, २, ३, ९;  
 सा. १, १, २; ३; ५; ६; १०; ष. २,  
 ३; ३, १; ८; दै. ३, १६; गो. १,  
 १, २; २, २; ९; तस्याः ऐ. १,  
 २५; ३, १८; २२; ऐवा. १,  
 २, २; शां. २, ९; ४, ५; ६; ७; ९;  
 शांवा. ४, १२; ५, ५; श. १, १, ४,  
 ३; ५; ७, २, १८; १९; २, १, ४, २८;  
 ३, ३, १६; का. १, १, १, ५; २,  
 १०; ४, १०; २५; ४, १, ३; १२; १७;  
 तै. १, १, ३, ६; ४, १, ५; २, १, २, ४;  
 ३, १०, २; ३; तैवा. १, २, १; १०, ७;  
 २५, ३; १०, १, ८; ११, २; तां. २,  
 ७, ५; १०, ४; ५, ७, १; ६, १, ४; ५,  
 १४; जै. ६२; ८९; जैट. १, १, १,  
 ७; ७, १, ३; ३; ३, ६, ४, १; ४, १२,  
 २, १; सा. २, ५, ४; ३, ७, १०;  
 ष. १, २; २, १; २; गो. १, ३,  
 १०; १६; ५, ४; २, १, १६; ४, १७;  
 तस्याम् ऐ. १, ११; २, १०; ३६;  
 शां. १, ३; ३, ७; ४, ४; ६, १; श.  
 १, ६, १, ८; ३, ७; ७, १, ९; ८, १, ३;  
 ८; का. १, १, १, ७; २, १, २; ४,  
 ११; तै. १, ५, १२, ३; ४; २, ४,  
 ६, ११; ५, ८, ७; ३, १, १, १२;  
 तैवा. १, २, ७, ३; ५, १०, ५; ६, ८,  
 १; तां. १६, ११, ७; १६, १०; २०,  
 ४, ४; जै. १९; २४; ५; ६; गो. १, २,  
 १९; २, ६, ९; तस्य ऐ. १, ७; ९;  
 २, २६; ३, १३; ४, ७; ८; ऐवा.  
 १, ३, ४; २, ३, ६; शां. ४, १२; १४;  
 शांवा. ४, ३; श. १, १, ३, ११;  
 ४, १६; ६, २, ७; ७, २, २०; ८, १,  
 ७; का. १, ३, १, १४; २, ४; २६; २७;  
 तै. १, १, ९, १; २; तैवा. ४, १, १;  
 ५, १, १; २, ३; ६, १, ३; तां. ६,

७, ६; २०, १६, २; जै. ५३<sup>२</sup>;  
 ८९<sup>२</sup>; १०२<sup>५</sup>; जै. १, १३, १, ४;  
 ३, ६, ४, १; छ. १०, ४, ८; मं. २,  
 ६, ९; ता शांआ. १२, २; ७; तै. २,  
 ६, १३, ३<sup>३</sup>; १५, २; ८, १, २, ४, ३;  
 ४; ५; तैआ. ६, ५, ३; जै. १८;  
 ९१; १०३; प. १, ६; ता: ऐ. १,  
 २<sup>३</sup>; ९<sup>३</sup>; १०; ११<sup>३</sup>; ऐआ. १, १, २<sup>३</sup>;  
 ४<sup>३</sup>; २, २<sup>३</sup>; शां. २, ३; ३, ५; ८;  
 ९<sup>३</sup>; ७, ८<sup>५</sup>; शांआ. १, ४; ६; २,  
 १; २; छ. १, २; शा. १, १, १, १, २;  
 १८; २०; २१<sup>३</sup>; ३, ५<sup>३</sup>; का. १, १, १,  
 ३; २, २; ४, १०; २, २, २; ३, २, ३;  
 तै. १, १, ३, ८<sup>३</sup>; ५, ४; ९, १०; २,  
 १, ४; तैआ. १, ३, ४<sup>३</sup>; ४, ३; १०,  
 १; ११, ४; ८; तां. छ. १, १<sup>३</sup>; २<sup>५</sup>;  
 जै. ११; १८<sup>५</sup>; जै. १, १, २, ७;  
 ७, १; ३, १, १; २; ४, ३; मं. १, १,  
 ५; ४, ५; २, ५, ८; ८, ३; प. २, ५;  
 ६; ७; छ. १, ४; गो. १, १, ३; ७<sup>३</sup>; ९;  
 ११; २, ५, १०<sup>३</sup>; ता: ऽइव शा. १,  
 ९, २, १, २; ताम् ऐ. १, १४<sup>५</sup>; २१;  
 २३<sup>५</sup>; ऐआ. ५, १, ४<sup>५</sup>; शां. १,  
 १; ५, २; ६; ६, १; ७, ६; ८, ४<sup>३</sup>;  
 शांआ. १, ७<sup>३</sup>; ३, २; शा. १, १,  
 १, १, ६; २, २, २; २, ४, ११; ४, १, २;  
 १३<sup>३</sup>; का. १, १, १, ६; ७; ८; १०;  
 ३, २; तै. १, १, २, ३; १०, ३<sup>३</sup>; २,  
 १, २, ६; ३, ४, २; ४; तैआ. १, ७,  
 २; ४; १२, २; १३, ३; २८, १; २,  
 २, १<sup>३</sup>; तां. १, ३, ३; २, १, ४; २,  
 २<sup>३</sup>; ३, ५; जै. १४; १६; २२; २३<sup>३</sup>;  
 जै. १, ४, १, ३; ४, १; ३-७; सा.  
 १, ८, ३; ३, ६, १; ७, ७; ९, ३; ४; मं.  
 २, ३, १, ८; ५, ३; ५; प. १, १; २<sup>३</sup>;  
 २, १; ३, १; गो. १, १, ५<sup>३</sup>; ६<sup>३</sup>; ८<sup>३</sup>;  
 तानि ऐ. १, १२<sup>३</sup>; ऐआ. १, १,  
 २<sup>३</sup>; ४, २; २, १, १; ३, ४<sup>३</sup>; शां. २,  
 ८; छ. ११; ५, १; १०, ३; २५, १, २;  
 २७, १; ७; शांआ. १, २; ५; २,

२; ७, २, २; ८, १; शा. १, १, २,  
 ७; ४, २<sup>५</sup>; १२; ३, २, १६; ५,  
 १६; ६, १, १२<sup>३</sup>; का. १, १, २, १, २;  
 ४, १, ४<sup>३</sup>; २, १, १, १; ३, १, ५; ४, १,  
 १९; तै. १, २, ६, ५; ३, ८, १; ४,  
 १, ३; ७, ६; ९, ३; तैआ. १, ११,  
 ३; २, ४, १; २, २, १<sup>५</sup>; ४, १; ३, १, २,  
 ७; तां. छ. ८, १०; ९, १७; ७, ३,  
 १९; ४, ५; ८; ८, ४, १<sup>३</sup>; जै. ३, २;  
 ५३<sup>३</sup>; ६४; ७१; ८१<sup>३</sup>; जै. १, १,  
 १, ८; ६, ६; ७, ३; ४; ३, १, ७; ४, ३,  
 ३; आ. १; सा. २, ६, १०; ३, ४,  
 ८; ५, ५; ६; ७; सं. ३; मं. १, ३,  
 १-३; २, ४, ५; प. १, २<sup>५</sup>; ३; ३,  
 १; ५, ३; दै. १, २, ४<sup>३</sup>; गो. १, १,  
 ३, ७; २, २; ३, १, ४<sup>३</sup>; २, १, १, ८; ६, १;  
 तानि: ऐ. १, २, ४; २, ४; १, ४; १, ८;  
 ३, १, ७<sup>३</sup>; छ. २, ४; ८, ७; २, ४; २, ५;  
 ऐआ. ५, ३, २; शां. ३, ८; ७, ८;  
 २, ६, ७; २, ८, २; शा. १, १, ३, ३; ३,  
 ३, ४; ३, ४, ३, २, २; ८, २, ७; ५, १, १;  
 का. १, १, २, १०; तै. १, १, ७, ३<sup>३</sup>; ८,  
 ६<sup>३</sup>; ३, ५, ३; ७, १, ५; तैआ. २, ९,  
 १; छ. १, ८, १; २, २, १, २, ३, १; ५, ४,  
 १; तां. २, ३, २; १, ६, १, १, २; ६, ३;  
 ८; ९; जै. २०; मं. १, ५, ४; गो.  
 १, १, २; २, ५, ८<sup>३</sup>; तान्य: ऐ. ६,  
 २, १; ७, २; १, ९; ऐआ. २, ४, २<sup>३</sup>;  
 शां ८, ६; शा. १, १, २, १, ८; ९,  
 २, १, २; छ. ४, २, ४; ६; ६, ४, ४, २;  
 १६; का. २, १, २, १, ४; तै. १,  
 १, ३, ५; ५, ४; ३, ५, ४; ७, ६, ८; २,  
 २, ९, ७; तैआ. १, २, ३, ७; ५, ८,  
 ७; ८; तां. ७, ५, २; ८, ८, १, ४;  
 २, १, १<sup>३</sup>; जै. १, ८; जै. १, १,  
 १०, २, २; प. २, ३; गो. १, १,  
 ३; १०; ११; २, २, २; ६, ३;  
 तान्याम् ऐ. १, १, ६; छ. १, ३; ५,  
 ३०<sup>३</sup>; शां. ३, ५; ६; ७, १; १, १, ४;  
 १, ९, १; शा. १, १, ३, ३; ३, १, २, २;

५, १, २, ५; ६, ३, १, ४; ४, ३;  
 का. १, ४, १, १, ३; ५, ३, ८; २, १,  
 ३, १; तै. १, १, ६, ५; ४, २, ३; ४,  
 १०; ७, ३, ५; ८, ५, ६; तैआ. ५,  
 १, ७; ७, ३; ६, ३, १; तां. छ. १, १, १;  
 ५, १, ५; ६, १, ४; ६, ४, ७; ७, ५, १, १;  
 जै. १, ७<sup>३</sup>; ३, ०; ३, ६; ३, ८<sup>३</sup>; जै. १,  
 १०, २, ४; १, ७, २, ३; १, ८, २, ४;  
 ३, २, ३, ३; छ. ५, १, ४; सा. १,  
 १, १, ७; प. १, १; गो. १, २, १, ५;  
 २, १, १, ७; ३, १, १; ताम् ऐ. ५,  
 १, ९; २, ३; २, ५; २, ७<sup>५</sup>; ऐआ. १, १,  
 २; ३, ७; ५, १; ५, १, ६; शां. २,  
 २; ३, ३; छ. १, ३; ६, १, १<sup>३</sup>; ७, ४;  
 शांआ. ३, ४; ७, २, ३; १, ३, १; शा.  
 १, १, ४, ८; २, ५, २; १, ८; १, ९<sup>३</sup>; ३,  
 १, १, ५; ४, १, १, ४<sup>३</sup>; का. १, १, १,  
 ७<sup>३</sup>; २, १०<sup>३</sup>; तै. १, १, १, १; ३; ३,  
 ७<sup>३</sup>; ९, १; ९; तैआ. १, २, २; ६, ३;  
 २, ७, ३; २, ९, १; ३, १, १, ५; तां. २,  
 २, ४; ८, ३; ९, ३<sup>३</sup>; ४; १, ५, ३; जै.  
 ५, ३<sup>३</sup>; ७, ४<sup>५</sup>; जै. १, २, १, १, २;  
 ४, २, ३; ६; ३, ३; ४, ४; ५; ६; सा.  
 १, ८, ५; २, ६, ६; ७; ३, ५, ७; मं.  
 १, ४, १-४; ५, ६; प. १, १; २, १;  
 २<sup>३</sup>; ३, १; गो. १, १, २, ५<sup>३</sup>; ३, १, २,  
 २<sup>३</sup>; २०; ३, १, ५; ताम् ऽताम् जै.  
 ३, २; जै. १, १, ३, ५; प. १, ५;  
 तासाम् ऐ. १, १, ३; १, ६; २, ८;  
 २, ९; ऐआ. ५, २, २; ३; शां. ३,  
 २; ७; ८; १०; ८, ६; १०, १; १, ५,  
 १; ३; ४; शा. १, २, १, २, २; ५, २,  
 १, ७; ३, १, ३, ९; ८, ३, १, ४; ५, ४,  
 ५, २, १; का. १, २, २, २; ६, १,  
 ४, २; ७<sup>३</sup>; २, १, ४, २०; तै. १, १,  
 ३, ५; ६, ४, २; २, १, १, २; ५, ६,  
 २; ७, ५, १; तैआ. ५, ६, ८; ६, ९,  
 १; ७, ५, १; तां. छ. १, १; २<sup>३</sup>; ६,  
 १, ४; ७, ५, २<sup>३</sup>; ८, १; १, ३, ९, ५;  
 जै. ९०; जै. १, ७, १, ५; १, १,

१,८; ३, १, ४, १०; सा. ३,६,  
 ११; गो. १, १,३;२,२; ९; १०;  
 २१; ३, ५; तासु ऐ. १, १०;  
 २,१०;२०; ३,१७; ३६; शांआ.  
 ६,१९;२५,७;२६,१; श. १, ३,  
 १,९;८,२,७; ९,२,२६; २,१,१,  
 ५;३,६,३,५; का. १, १,१,३;२,  
 २; तै. १, ६,२, १; ३,८, २,१;  
 १२,२,९; तां. ८, ४,८; ५,६;८;  
 ९,१,८; ११,५,९; जै. २०; ५७;  
 ६५; ७८; ८०; घ. ३,१; गो. १,  
 १,३; ते ऐ. १,१; २; ७; ऐआ.  
 १,१,१;२;२,१;२; २,१,१; शां.  
 १,१;२;२,७;३,४;६,१;शांआ.  
 १,४;६;७;२,१८; ३, १; ४,१;  
 २; श. १,१,१,७;३,२;४, १४;  
 १६;२,३,३;४;६; का. १, १,१,  
 ४;२,९;११; १२; तै. १, १,२,  
 २;३; ५; ३, २; ४, ५; तैआ.  
 १, ७,१;२; ४; ८, ६; १०, ४;  
 १२,३; तां. १,७,५;२, २,२; ४;  
 ८,३;१५,३; जै. ११; १२;१३;  
 १४;१५;१६; जैउ. १, १,७,१;  
 ४;२,१,२; ९; ३,६; ३,१,६;२,  
 १;२;४, ४, ६; सा. १, १,१५;  
 १७;५,१२; सं. ३; घ.१,१;२;४;  
 ५;६;२,५;७,२; गो. १,१,२३;  
 २८;२,६;३, १५; १९; २०; ५,  
 २२; २, ६,१४; तैउते तै. १,७,  
 ८,३; तेन ऐ. १,६;१४; ऐआ.  
 १,२,२; ४; २,२,३;४; ३, ८;  
 ३,२,६; ५,१,२; शां. १, १,२,  
 २;६; शांआ. ३, २;४,९; श.  
 १,१,१,१; ९;२, १९; ३,७;४,  
 ८;२,१,३; का. १, १,१,९;१०;  
 ४,२;३;४; १४; तै. १, १,७, २;  
 १०,५;६; ६, १,९; २,१,२, ८;  
 तैआ. १,३०,१; २,२, १;३, १;  
 ४,१; ११,१; तां. १, १,१, ८,  
 २;१०;११;१३;३,९,३; जै. ११;

१२;१७;१८; १९; जैउ. १,१,  
 १,८;६,१;४,२,४;५; ११, १,४;  
 सा. १,७, १६; २,४, २; ६,१०;  
 ११;१६;३,४, १०; सं. १, १,३;  
 ४;३,१०;५,२;६,७;७,३; घ. १,  
 १;२;४; दै. २, ८; गो. १, १,  
 १; १३; ३२; ३७; ३९; तेभि:  
 ऐ. ५,१२; तै. २, ५,४,६;८,३,  
 २;३,५,७,५;६,११,४; तैआ. १,  
 ७,५; ६, ६, १;२; सं. २, ६,३;  
 तेभ्य: ऐ. १, १०; १५; २,३; ७;  
 ३,३०; शां. १,२; ६, १५; श.  
 १,२,५,२५; ५,१,१२; ६,२,३;  
 ८,१,२८; २,३,४,२; का. १, २,  
 २,५;३,३,४;५; १०;४,१,१; तै.  
 १,३,४,४;४,७,७; ६,७,२; १०,  
 ४;२,१,१,२; तैआ. ५, २,१; ८,  
 ८;६,२,१;७,३,१२,१; तां. ८,  
 ३,१; १४,११, १५; १७, १,१;  
 २२,१७,२; २३,१२,२; जै. ४७;  
 ७४; जैउ. १, ३,१,५; ६,२, ९;  
 १७,३,६;२,४,१,४;७; सा.१,१,  
 १५;१७; घ. १, ५;७;२,३;५,२;  
 गो. १,१,५;६; ८; १०;२,१३;  
 तेषाम् ऐ. २, १०; १३; ऐआ.  
 २,३,१; शां. ४, १४; ५,३;४;५;  
 ७;८; १०, ५; ६; शांआ. ३, २;  
 श. १, १,१, ११; ४,७; ३,१,२;  
 ७, ३, ५; ४, ४; का. १, १, २,  
 १२; २,२,५;६; ३,२; ३,३,१६;  
 ४,२; तै. १, १,२,३;३, १०,९;  
 ५,१२,१; २, १,१, १; तैआ. १,  
 ३,१; ७, ४;६; ९,५; तां. ४,७,  
 ७;५,९,१३;१४; ६,८,४; ७,५,  
 ६; जै. १४; १५;१७; ३४; ३७;  
 जैउ. १, २,१, १२; ६,२,११;३,  
 २; १२,४,३; १८,३, ९; सा. १,  
 १, १७; ३,९,६; सं. २,१,१०—  
 १२; २,१४; घ. १, ६;७; ४,१;  
 दै. २, ३;४; गो. १, १, ३७;२,

४; १०; २२;३,१९; तेषु ऐ. ४,  
 १८;८,१७; ऐआ. २, ३,२; शां.  
 २९,५; शांआ. १,४; श. १, ३,  
 ३,८;६,४, १७;९, १,३;३, ८;  
 का. १,२,२,६; ३,२, १५; तै.२,  
 ३,८,३; ७,१८, ४; तैआ. २,७,  
 १;७,११, ४; तां. ४, ४,२; ६,  
 १०,३;८,५, ६; ९,८,१२; १२,  
 ४,९; जै. १६; जैउ. १, ५,१,२;  
 ३, ५, ९, ३; गो. १, ३, ३;  
 तेषुऽतेषु शांआ. ३,२; तै: ऐ. १,  
 १३; २१; २, २; ३६; ४, २२;  
 शां. ३,४;९,३; श. १, ३,१,२;  
 ५,३,३; ६,१,१९; २,१,४,१४;  
 २,३,३; का. १, ६,१,११; २,२,  
 ४,२; तै. १,१,९,८; २,२,४; ३,  
 ३,१;७; ८,४; ४,१, ३; तां. १,  
 ३,४;८,१४; १५; ४,१,१३; ६,  
 ६,६; ७,७,१७; जै. १५; ५३;  
 ८४; जैउ. १,९,२,९; १४,३,५;  
 सा. १, १,१५; ३,१, ७; घ. २,  
 १०; गो. १, २, ४; २, १,  
 २६; तौ ऐ. १, ४; २२; २९;  
 ऐआ. १, ४,१; २,३,७; ३,१,६;  
 २,४; शां. ३,५;६; ७,२;४;५;  
 शांआ. १,८;२,१;३,५;६,१९;७,  
 १९; श.१, १,३,२;४,१५;१६;  
 २,३,७;९; ६,३, १४; १५;१९;  
 का. १,२,१,१; ३,२,६; ४,११;  
 ४,१,२; तै. १, १,१,४; २,६;५,  
 ६;२,३,४; ६,१, १०; तैआ. १,  
 १०,२; ५; ६; ७; तैआ. ५,१,  
 ७; तां. ४,७,१; ५, १,११; ७,  
 ८,१;१०,१;९,१,३,६; जै. १७;  
 ४४; जैउ. १,१२,१,७; १३,२,  
 ३;१७,१,६; २,८; १८,१,३; घ.  
 ३,७; गो. १, २,५; २, २, ६;  
 ३,१३; १४; १५; स: ऐ. १,  
 १;२; ५;६;८; ऐआ. १,१, १;  
 २,१;२; ३,१; ४;८; ४,२; शां.

† तं । नुत । इति द्विपद्यं स्यात् 'तेऽनुत' इति वा ।

१, १; २; २, १; ६; ७; श. १, १,  
१, २; ५; ६; ७; का. १, १, १, १;  
२; ४; तै. १, १, १, ५; २, ३;  
४; ५; २, ६, १, ३; तैआ. १, ५,  
२; ६; २, ७, १; १४, १; तां. १,  
७, ६; २, २, १; जै. ११; १२;  
जैउ. १, १, १, २; ३; ४; ५; सा. १,  
१, २; ३; ६; १३; २, ८; ३, ६, ५; सं.  
३; ४; मं. १, १, १०; २, ३; ४;  
५, १५; १७; प. १, १; ३; ४; ५;  
द्वै. १, २, ५; २, ११; गो. १, १, २;  
३; ४; ५; ६; सा ए. १, १;  
७; ऐआ. १, २, २; ४; ३, ४;  
शां. १, ३; ५; २, २; श. १, १,  
२, ९; ४, ३; १५; १६; का. १, १,  
१, ६; ४, ५; २, ५; २, १, २; तै. १,  
१, ५, ६; ८, ५; ९, १; २; तैआ.  
१, २, २; ९, ४; १०, ७; २२, ९; २३,  
५; तां. २, २, ३; १, १; जै. १९;  
२४; २५; ४४; जैउ. १, १, १, ३;  
७; ५, १; ३; सा. १, १, १, २; २, ६,  
१०; ३, ८, ३; सं. १; मं. १, ६,  
२८; ८, ८; २, ३, १; १५; प. १,  
१; २; गो. १, १, २, ५; २,  
१५.  
त(-दृष्ट)-च्छन्दस्-सम् ए. ३,  
११.  
सुक्ताम-मः श. १२, ४, ४, २; ३;  
-माः जै. २०३.  
तत्त्व(द्+त्व)-सम् गो. १, १,  
३१.  
तत्त्व-पश्चात् तैआ. ५, १०, ४.  
तत्त्व-पाप-सम् सा. १, ७, १५.  
तत्त्व-प्रतिम-मान् गो. २, ६, १.  
तत्त्व-सम-सम् श. १२, ३, २,  
१; २; ३; ४; -मैन ऐआ. १,  
१, २.

तद्(-दृष्ट)-नुकृति-ति ऐ. ६,  
१; जै. १४९; तिः ऐआ. ३, २,  
५; शांआ. ८, ९.  
तद्(-दृष्ट)-न्तर्वेदि-दि ऐ. ७,  
२७.  
तद्(-दृष्ट)-पस्-पाः ऐ. ५, १३;  
शां. २५, ८.  
तद्(-दृष्ट)-मृत-तः शांआ. ४,  
१४.  
तद्(-दृष्ट)-र्थ-सम् तां. १२,  
११, १.  
तद्(-दृष्ट)-ह-हः सा. २, २, १;  
२; ३, ३; ४; ५; ४, ९; ६, १०; ७, ८;  
८, ५.  
तदा(-दृष्ट)-त्मन्-त्मनि,  
-स्मानम् ऐ. ४, २२.  
तद्दि(-दृष्ट)-तर-रेण श. १,  
२, १, २२.  
तद्दि(-दृष्ट)-र्थ-थीः तां.  
९, २, ५; जै. ७९.  
तद्दु(-दृष्ट)-क्त-सम् ऐआ. १,  
३, ८; २, १, ७.  
तद्दु(-दृष्ट)-प-वाद-दः प. १, ४.  
तद्दु(-दृष्ट)-प-हृत-तः प. २,  
५-७.  
तद्-देवर्त्य-र्त्या-त्यम् शां. १८,  
१२; श. ३, ८, ३, १; जैउ. १, १८,  
४, १२; -त्याः श. १३, ६, २, १३.  
तद्-दैवत-सम् ऐ. ३, ११.  
तद्-भक्ष-क्षः सा. २, ४, ९.  
तद्-भूम-मः गो. २, १, १७.  
तद्-रूप, पा-पम् ऐआ. १, ४, २;  
शां. १८, १२; शांआ. १, ४; -पाम्  
जै. १५१; -पेण शां. २०, २-४;  
२१, २-४; जै. १३२; १३४;  
१४४.  
तद्भ्यल्च्-ञः जै. १६८.

तद्-वत्(वति) सं. २.  
तद्-वन-सम् जैउ. ४, १०, ४, ६.  
तद्-विद्-दः श. १४, ६, ९, ३४.  
तद्-व्रत-तः सा. २, ४, ९.  
तन्(-दृष्ट)-मय-यः शां.  
२७, ३.  
तन्मयी-यी तै. १, ४, ३, ३.  
तन्सु(ः) ऐ. १, १४; २, १; ऐआ.  
२, २, ४; शां. १, २; ८; ३, ९, ५,  
३; ६, १; ७, ६; शांआ. १, ६; २,  
११; १७; ४, १४; ६, ११; श. १,  
१, १७; २, ३, ५; ४, २; ८; ९;  
का. १, १, २, ६; ९; १०; ४, ५; ७;  
१५; तै. १, १, २, २; ३; २, १, २, २;  
३, १०, १०; ४, ३, ५; २, २, १०, ३,  
८; तैआ. १, ८, ५; ७; २३, २; ४;  
५; ६; ७; ८; तां. ५, ५, १५; ८,  
५; १०, ९; १०; ११; जै. ११;  
१४; १७; १९; २०; जैउ.  
१, १, ४, २; ३; ६, ३; ३, ४, ४; ४, ४,  
३; ११; १५, १, ३; आ. १; सा.  
२, २, १; ४, ९; ३, ६, १; मं. २, ८,  
५; प. १, १; ३; ५; २, १०; ४,  
१; ५; ५, २; द्वै. २, २; ३; ६; गो.  
१, २, ९; १५; २०; ३, ६;  
१३; तत्तत्तः श. २, १, १, १; १४,  
१, २, १; का. १, १, १, १; ५.  
तत्ति(थ→थी)-सम् श. १, ८,  
१, ५.  
तत्र ऐ. १, १; २; १७; २, ३;  
१४; १५; २१; ऐआ. २, ३, ६;  
८; शां. ४, ५; ७, ३ ९; ९,  
४; १२, ५; ७; १३, ८; शांआ.  
२, १६; ७, ४; ८, ९; श. १, १,  
४, ९; ३, १, ९; ५, १, १५; २२; २५;  
२, १५; का. १, १, १, ९; ४, २; ३;  
४; १९-२२; तै. १, १, ३, ४; ९;

† 'सुः । मयै' इति स्वरानुसारी पपा. स्यात् । 'समर्थे' इति पक्षान्तरे-एकं पदं कुर्वाणो भा. चिन्त्यः ।

‡ 'तद् । आत्मनि' इति भिन्नं पदं साधु स्यात् । सायणेन तु. समस्तमेकं पदमिति कृत्वा व्याख्यतम् । § 'वु' इति मुपा. स्वरः P । Bw. प्रभृतीनां मौनमपि चिन्त्यम् । उ. 'यद्-देवर्त्य-' अद्र. । ¶ पा. ६, ३, ९२. द्र. ।



२, १, २७; ४, ४, १०; ५, २, १; तैआ.  
१, २, ३; ८, ६; २, ६, २; ६, १, २;  
४; तां. ७, ३, १७; ६, १६; ९,  
५, १३; ९, १५; १३, ९, १६; जै.  
१५; १७; १८; १०३; १०७; जैड.  
१, १, ४, ७; ३, २, ६; २, ८; ३, २; ४;  
सा. १, ५, १५; ३, ३, ५; ६, १२;  
८, ५; ९, १; प. ४, ४; ५, ७; गो.  
१, १, ३; १०; ११; १४.

तु-या ऐ. १, ३; ७; ९; १०; १४; १८;  
२३; ऐआ. १, ३, ३; ६; २, १,  
२; ५, १; शां. १, ४; २, ४; ३, ४;  
५; ८; शांआ. ६, ४; २, १; १०;  
४, १४; १५; ६, २०; ७, ९; १०;  
११; १५; सा. १, १, २, १०; २, ३,  
५; ४, १७; १८; ५, १०; का. १, १,  
४, ३; ३; ४; १९; २०; २१; २२;  
२४; तै. १, १, ४, ६; ८, १; ६; १०,  
६; ३, १, ६; तैआ. १, ३, ४; १२, ४;  
३, १२, ६; ४, ३, ७, १; ६, ९, ३; तां.  
११, ४, ११; ९, ७; १०, १५; १२,  
३, १७; ४, २७; ९, १७; जै. १३;  
१४; १५; १७; ३७; जैड. १, १,  
४, ७; ८; ३, ४, ४; ४, १, २; २, ७; ६,  
२, १०; ७, २, ३; १२, ३, ६; ७; १६,  
१, ४; ५; आ. र. सा. १, ३, ६; ५, १२;  
१५; ३, २, १२; सं. १; प. १, ५;  
६; २, १०; गो. १, १, २७; २८;  
२, ८; २४; ३, १; ८; तथाऽतथा तै.  
३, ६, ६, ४.

तुया-ऋनु-नुः श. १४, ७, २, ७.  
तुया-विध-धे तै. २, १, १०, १;  
२; ३.

त-द्वा ऐ. २, ३; १, ५, ३; ६, १६; ऐआ.  
३, १, ६; शां. ७, ९; १०, ६; १३,  
२; शांआ. ४, ५; ६, १९; ७,  
१९; श. १, ६, ३, ३; ६, ८, १,  
७; जै. ५, ९; जैड. ३, २, ४, २;  
४; प. १, १.

त-द्दानीम् श. ६, ७, ४, ९; १०, ५, ३,  
२; ११, १, ४, ३; तै. २, ८, ९, ३;  
३, १०, १, ४; ९, ९; १०, ४; जै.  
२१२.

त-तु-तुते ऐ. ६, २३; ३२; ३३;  
शांआ. १, ८; श. १, ३, २,  
१; ९, २, ३२; ३, १, ४, १२;  
५, ३, १; ५, ५, ५, १८; ९, २,  
३, ४; ५; ११, १, ८, ५; १२, ९,  
२, ११; १३, २, ५, २; १४, ७, २,  
५; तुते श. १, १, १, १७; ३,  
९, ३, २; ६, ३, १, २९; ७, ३, २, ६;  
४, १, ३७; १४, ७, २, ५; का. २,  
१, १, १२; तै. २, २, १, ६; ८, १;  
८, ७, ३; तैआ. ८, ५, १; गो. २,  
२, ११; १६; ६, ११; तन्वते ऐ. ३,  
४, ५; ५, १६; शां. १९, १; ४; २९,  
३; श. १, ५, १, १२; ६, १, २०; ८, १,  
२८; ९, १, २; २, २, २, १; ३, ८, २,  
२; ९, ४, २३; ४, ३, ४, १; ५, १,  
१३; ६, ७, १३; ८, १; ९, २१; ५,  
५, ५, १८; १२, ९, ३, १; १३,  
२, ८, ५; १४, १, ३, ३२; का. १, २,  
२, १; तै. ३, ९, ६, ३; तन्वते श.  
३, ५, ३, ११; ९, ३, १०; ४,  
१, ५, १३; ३, २, ५; ६, ९, ७;  
२१; ९, ५, १, १९; ११, १, २,  
१; ५, ९, १२; १२, ९, ३, १०;  
तां. १०, ४, ६; १३, १२, ३;  
ततान ऐ. ४, २०; शां. २५, ८;  
तै. २, ५, २, ३; तेनिरे श. ४, ६,  
७, १३; १०, ४, ३, ४; तन्वते तै.  
२, ४, ८, १; सं. १, १, ५; तस्यध्वे  
श. ७, ३, २, ५; तस्यामहै गो.  
२, २, ११; तनुताम् तै. ३, ७, ६,  
१६; तनोतु श. १, ७, ४, २२;  
तनुतात् शां. ६, १३; गो. २, १,  
१; तन्वताम् तै. ३, ६, २, २;  
तनवै श. १, १, २, २; ४, ५, १;

७, १, १५; ३, २, ३, ७; का. २, १,  
२, ३; जै. १०२; तनवामहै श.  
१, २, १, ५; ७, ३, २६; ८, १, ४३;  
२, १-३; ३, ५, ३, १०; ९, ५, १,  
१८; का. २, १, ४, ३; जै. १०२;  
अतनुत ऐ. ५, ३२; शां. ६, १०;  
जै. १४०; गो. १, ३, २; अतन्वा-  
ताम् तां. २०, ११, ३; अतन्वत  
ऐ. १, २०; २, ११; ३१; ३, ४५;  
५, ३२; ६, ४; शां. ६, १३; २९, १;  
श. ११, २, ३, ७; ५, ५, १२; तैआ.  
३, १२, ३; अतन्वत श. १, १, १,  
१७; ६, २, ४; ३, २, ३, ६; ८-११;  
४, ३, २, ८; ९; ७, ३, २, ५; ४, १,  
३७; ९, २, ३, ३; ५, १, २२; २४;  
२५; २७; का. २, १, १, १२; तै. १,  
५, ९, २; ३; ४; २, २, ८, १; तां-  
१, ८, ९; सं. १, १, ५; गो. २, २,  
११; १५; तन्वीत ऐ. ७, ४; ५;  
तन्वीरन् श. ४, २, २, ५; अतथाः,  
अतसि जै. ८६; अतस्महि श.  
३, २, ३, २; ४.

तायते ऐ. १, ८; ३, ११;  
४०; शां. ७, ६; ९; ८, ७; १०,  
५; १५, १; १६, ५; २०, ३; २१,  
३; २६, ७; श. १, ८, २, ७; ९, २,  
२६; २७; २, २, ४, १३; ४, १, २,  
२६; ४; २, ४, १६; ४, ५, ५,  
१; ६, १; ७, १; ५, १, ४, १; २, २,  
१८; ३, ३, १५; ५, १; ६, २, २,  
२६; ४, १, ९; १२, २, २, १२;  
तायते श. ४, ५, १, ५; ९, ४, ४,  
१५; ११, ५, ५, ८; १२, २, २, १५;  
१७; ९, १, १; का. १, २, ४, १०;  
तै. ३, ७, ११, २; जै. ८६; ९२;  
१६९; गो. १, १, २२; ४, ६; २०;  
२४; ५, १; तायन्ते जैड. १,  
११, १, ९; तायत जै. ९२.

तस्यमान-नाः श. ४, ६, ९, १०;

† 'तद्धते' इति मुपा. चिन्त्यः । ‡ स्वराभावश्चिन्त्यः । § 'अतनुताम्' इति G. मुपा. चिन्त्यः । ¶ Wh.

१५; -नाच् श. ७, ३, २, ५. तत्त-  
तत्तन्वस्-, तति-, तत्वाय  
गद्र.  
तनु- -ना तै. २, ६, १, २; -ने ऐ.  
१, २८; ५, ६.  
तनुय- -यः श. ७, १, १, २७; तै.  
२, ५, ३, ३; -यस् तै. २, ८, ५,  
१; -याय तै. १, १, ७, १; ८, ४;  
२, ८, २, ५; ३, ६, १०, ५; तैआ.  
१०, १, १६; -ये ऐ. २, ७; तै.  
२, ४, ३, ७; ३, ६, ६, ४; सं. २, १, ८.  
तनुिमन्- -निम श. ३, ८, ३, २५;  
-निमः श. ३, ८, ३, १७; -निम्या  
तैआ. ३, २१, १.  
तनु- -नुः जै. ६२; जैड. ४, ६, ३,  
९; -नुम् जैड. १, १४, ३,  
८; -नूनिऽइव श. ३, ५, ४, २१.  
तन्वी- -न्वी तैआ. १०, ११, २.  
तनुिष्ठ- -ष्ठः श. ७, १, २, २०; -ष्ठम्  
ऐ. ६, ४; श. १, ८, १, १६;  
१८.  
तनुीयस्- -यः श. ७, १, २,  
२०; -यांसः तां. २५, ३,  
६; -यांसःऽइव श. २, २, २, ९; का.  
१, २, २, ६; -यांसि श. ८, ७, २,  
१०.  
तनु-त्यज- -जः तैआ. ६, ३, २.  
तनु- (नुड-प(म→)मां- -मा  
तैआ. १०, ११, २.  
तनु- -नुवः तै. १, १, ६, ३; ७, ३;  
८, ६; २, १, १, ७; ४, ८, २; २, ४, ५,  
६; ३, ७, ५, ११; १३, २; तैआ. ४,  
११, २; ३; १८, १; २२, १; २३,  
१; ६, १, ४; -नुवम् तै. १, ७,  
४, ३; २, २, ४, ४; ३, २, ८, ६; ३, १,  
५; ५, १, १; ६, १; तैआ. ५, ४,  
१२; ६, ४, २; १०, १, १६; -नुवा  
तै. १, ४, ७, ३; ५; तै. २, ५, ८, ४;  
८, ३, २; ३, ७, ७, ९; तैआ. ५, २,

१३; ११, २; ६, ४, २; -नुवाम्  
तै. २, ४, ७, ३; -नुवे तै. १,  
२, १, २४; २, ४, ३, १२; ८, ७;  
तैआ. ६, ४, १; जैड. ४, ३, १, २;  
-नुवै तै. २, १, ६, १; ३; ३, ७, १,  
४; ३, ५; तैआ. ६, ३, १; ४, २;  
१०, १; -नुवौ तै. १, १, ७, २;  
३; ३, ७, ३, ५; तैआ. ५, ११, २;  
-नू शां. ३, ५; जैआ. २, १८, ३; ३;  
-नूः ऐ. १, २४; ५, २५; ८, २७;  
ऐआ. १, ३, ४, शां. १, १; ३, ३;  
शांआ. १, ४; श. १, १, ४, ८;  
५, ३, १०; २, २, १, १४; ३, १, २,  
२०; २, २, २०; ४, ९; ३, ३, ८;  
४, १, ९; १०, २, ५; ८; ९; १५; १६;  
४, ३, ९; ४, २, २-२५; ६, ३, २, १;  
७, ४, ११; ९, ४, १, २; १३; २, २;  
६, ७, २, ६; ७, ३, १, २, ३; ४, १,  
१६; ५, २, ३, २; ८, २, १, ६; ११,  
५, १, १, ३; का. १, २, १, ९; १०;  
२, १, ३, १, ३; तै. १, १, ७, २; ९,  
१; २, १, २, ४; ३, १, १; ३; ४, ७, २;  
४; ६, ६, १; २, २, ९, ६; ७; ८; ५,  
८, ८; ८, ८, २; ३, २, ५, ७; ८, १०;  
३, ४, ६; ७, ९, ३; तैआ. ५, २,  
१३; तां. २, २, १७; १८, ६, २, ६;  
जै. ३८; सं. १, ४, २-४; गो. १,  
२, १५; २, ४, ९; -नूनाम् ऐ.  
१, २८; तै. २, ४, १, ५; तैआ.  
१, २७, १; १०, १, १६; जै. ६२;  
गो. १, ४, १७; -नूभिः श. १, ९,  
३, ६; ४, ४, ३, १४; ४, ८; ६, १,  
२, १७; तैआ. १, १, १; २, १, २; २,  
४, १; -नूभ्यः तै. ३, ७, ११, ३;  
-नूभ्याम् श. १०, १, ३, ६; ७; गो.  
१, २, १५; २, ३, ५; -नूम् ऐआ.  
१, ३, ४; श. ३, २, २, २०; २, १;  
७, ४, १, १६; ८, ७, ४, ८; १०, १,  
३, ६; ७; तै. १, २, १, ८; तां. १२,

१२, ३; गो. १, २, २१; -नूषु  
शां. २५, २; ६; श. ७, ३, १, २, ३;  
तै. २, ४, २, ७; ३, ७, १४, ३;  
-न्वः ऐ. १, २, ४; २, ४; २७; ३,  
४; ३, ३; ऐआ. १, ३, ४; शां. १,  
१; २५, २; २६, ११; २७, ४;  
शांआ. १, २; १२, १; श. ३, १,  
३, २; २, ४, १, २; ४, २, ९; १४;  
७, ४, ११; ४, ४, ३, १, ४; ४, ८;  
६, १, २, १७-१९; ७, ५, २, ३-  
३६; १०, १, ३, ४; ५, ४, २, १, ८;  
१२, ६, १, १; तैआ. १, १३, २;  
२, ४, १; सा. १, ७, ११; गो. २,  
२, २; ३; १०; -न्वम् ऐ. ८,  
२७; ऐआ. २, ३, ६; शां. ३, ४;  
श. २, ३, ४, १९; ६, ६, ४, १२;  
८, २, ९; १३, २, ७, ११; १४, ३,  
१, ९; का. १, ४, १, १५; तैआ.  
१, २७, १; तां. २४, १२, ६;  
जैड. १, १४, ३, ६; ८; गो. २,  
२, १०; -न्वा ऐ. ८, ६; श.  
३, ८, १, १, ३; ५, ३, ५, २, ५; ६,  
३, ३, २०; ८, १, ९; ८, २, १, ६;  
७, ४, ८; तां. १, ६, ७; १२, १, ३,  
१; गो. २, ३, ५; -न्वाः श. २,  
३, ४, १, ९; का. १, १, ४, १; ४, १,  
१५; -न्वाम् ऐआ. १, ३, ४; श. ७,  
४, १, १६; तैआ. १, ६, ३; -न्वा  
शां. २१, २; -न्वै सं. २, १, १, ३;  
-न्वोः श. ७, ५, २, ३, २; -न्वौ ऐ.  
१, १; ३, ८; श. १२, ८, ३, ११;  
जै. ३, ८; गो. २, ३, ५.  
तनु-कृत्(√१कृत्)- -कृत् श.  
३, ६, ३, ७.  
तनु-जु- -स्य तै. २, ४, ४, २.  
तनु-दूयि- -यिः सं. १, ७, १.  
तनु-धा- -धाः तैआ. ४, ७, ४.  
तनु-सुपात्- -सुत् श. १, ६, १,  
८; तै. ३, ६, ३, १; -त् ऐ. २, ४;

† 'अणूपमा' इति कालि. सुपा. । ‡ 'धर्मतनु' इति आ. सुपा. गद्र. । § =ऋ. ८, ७७, १२. तत्र  
'तनुं न्यूनाम्' इति सा. चिन्त्यस्तस्यैव ऐआ. -भाष्यविरोधात् । ¶ '-न्वी' इति संहितायां दीर्घः । तु. =ऋ. १०, ६५, ७. ।

श. १, ५, ३, १०; ४, २; ६, १, ८;  
तै. २, ६, ८, १; ११, १; १८, १;  
३, ५, ५, १; -तम् ऐ. २, ४; शां.  
३, ४; श. १, ५, ३, ८; १०; ४, २;  
तै. १, ३, १, ३; २, ६, ७, १; १७,  
१; ३, ६, २, १.

तनु-नृप्-सा श. ३, ४, २, ११;  
-पुः श. ३, ४, २, ५; -प्रे श. ३,  
४, २, ११; गो. २, २, ३.

तनु-प्रा(√रपा)-पाः श. १, ५,  
१, २, ५; २, ३, ४, १९; ३, २, २, २३;  
का. १, ४, १, १, ५; तै. २, ६, १२, १;  
तैआ. २, ५, ३; मं. १, ६, ३४.

तनु-पावन्-वानः ऐ. २, २७.  
तन्ति-न्तिः, -न्त्या ऐआ. २, १, ६.

तन्ती-न्ती मं. १, ८, ८.

तन्ति-चरु-रः तै. ३, ३, २, ५.

तन्ति-संबद्ध-द्वाः ऐआ. २, १, ६.

तन्तु-न्तवः श. ३, १, २, १८; तै.  
२, ४, ७, ११; -न्तुः ऐ. ३, ११;  
३८; श. ८, ६, ३, २२; तै. २, ४,  
२, ६; तैआ. ३, ५, १; तां. १,  
१; गो. १, १, ३४-३६; २,  
२, १३; -न्तुना श. १४, ५, १, २३;  
तै. २, ६, ८, ३; -न्तुम् ऐ. ३, ३८;  
७, ९; १२; श. ८, ६, ३, २२;  
११, ५, ५, १३; तै. २, ४, २, ६, ५,  
४; ५, २, ३; ६, ८, ४; ३, १, ३, १;  
तैआ. २, ६, १, २; ३, ११, ६; १०,  
१, ४; ६३, १; -न्तु तै. २,  
५, ५, ३; -न्तुनाम् तै. ३, ७, ४,  
१२; -न्तोः ऐ. ७, १७.

तन्तु-मत्-तै ऐ. ७, ९.<sup>१</sup>

तन्त्वोर्ता-न्तुनी जैआ. २, २, १,  
५; आ. २, १२, ३.

तन्तुम् ऐ. ६, २३; गो. २, ६, ५.

तन्तु-न्ता शां. २६, १५.

तन्त्र-न्त्रम् शां. १, १; ४, १३; १४;  
५, ८; १८, १४; श. १२, ८, ३,

१४; तै. २, ५, ५, ३; ६, ४, १;  
तां. ०, ५, ६; आ. १, ५५७;  
गो. १, ४, २०; २, १, २६; -न्त्रम्-  
इव श. १४, २, २, २२; -न्त्रात् शां.  
१, ४; ८, २; १८, १०; -न्त्रे श.  
१२, २, २, ४; तां. २३, १९, १;  
जैआ. १, ५५७.

तन्त्रातन्त्र-न्त्रे आ. जैआ. १,  
५२५.

तन्त्रायिन्-यिणे<sup>२</sup>, -यी श. १४,  
२, २, २२.

तन्त्रि-न्त्रयः ऐआ. ३, २, ५.

तन्त्री-न्त्र्यः शांआ. ८, ९; जै.  
१२८; -न्त्र्याः शां. २१, ६;  
२९, ४.

तन्वत्-न् ऐ. ३, ३८; ७, ९; १२.

तन्वान्, ना-नः तैआ. १०, ६३, १;

-न्म् गो. २, ३, १२; -ना तै. ३,  
१२, ९, ६; -नाः श. १, १२,  
३; २, १, ६; ३, १, ५; ४, ४, ८; ३,  
२, ३, १; ३; ५; ३, ३, १६; ४, २;  
५, ३, १२; १५; ६, १, २७; ७, २, २;  
९, ४, ६; ४, १, १, ६; २, ४, १९; ६,  
६, १; ७, २, २, ४; का. २, १, २, ५;  
४, ४; २, ४, ५; तैआ. ३, १२, ३; गो.  
२, २, १६; -नान् ऐ. २, ११; ६,  
४; श. ४, १, ५, १३; ११, २, ३, ७;  
का. २, १, १, १२; गो. २, ३, २३;  
६, ६; -नै तै. २, ४, ८, ५. ताय-  
मान अद्र.

तन्तस्यमान(√तन्तस्)†-नाःऽइव  
जैउ. १, ३, १, ९.

तन्द्राविन्-णम् तैआ. ४, ७, ५.

√तन्द्रि, तन्द्रयते ऐ. ७, १५; तैआ.  
३, १४, १; ४.

तन्द्रि-म् जै. १४.

तन्त्यु(√स्तन्)-न्तुः श. १४, ५,  
५, १६.

तन्त्यु-न्त्यवः तै. २, ४, ५, ४.

तन्वद्-स्य शां. २२, १; २; ३; २३,  
१; आ. जैआ. १, ११९.

तन्वत्, तन्वान्-√तन् गद्र.

√तप्, तप्यते श. ६, १, ३, ३; ४;  
तप्यते तै. २, २, ९, ३; तपति ऐ. २,  
४१; ३, ४१; ४४; ४, १८; २०;  
२१; २५; ७, २५; २२; ६, ३५; ७,  
१७; ३४; ऐआ. १, २, ४; २, २, १;  
३; शां. २, १; ३, ४; ४, ३; ५, २; ५;  
८; ७, ४; ६; ८, ३; ४; ७; १४, १;  
४; १५, ४; १७, १; ३; १८, ९; १९,  
२; २३, ४; २५, १; ३; ४; ६; ७;  
९; १०; २७, ५; ३०, ६; शांआ.  
२, १७; श. १, ७, २, ११; ४, ३, २;  
५, ३, १०; ९, ३, १०; २, ३, २, ७; ४,  
१२; ६, ३, ८; ९; ३, २, ३, १८;  
४, २, १५; ५, १, १९; २०; ९, २,  
६; ९; ४, १, १, २५; २, १, १; ८; ३,  
१, १५; २६; ३, १७; ४, १, ३; ५,  
५, ७; ९, ४; ६; ६, २, १; ५, १; ७,  
११; १२; २१; ५, ५, ३; ४; ७, १,  
१, २४; ३, २, १६; ५, १, ८;  
८, ४, १, १४; ५, ३, ७; ६, ३,  
१९; ९, ५, १, ३७; १०, २, २, १;  
४, ३; ६, २; ४, १, २, २; २, ८; ३१;  
५, २, १; २; ४; ६; ७; १८; ६, ५, ८  
११, २, २, ५; ४, १; २; २, ६, ११;  
५, ९, १०; १२, २, २, १; ६; ४, ४, ६;  
१३, ४, १, १३; २, २; १६; ४, ११;  
५, ४, २६; १४, १, १, २७; २८; ३१-  
३२; २, १४; १५; २२; ३, ४-  
६; १७; २६; २८; ४, २; ९; १५; २,  
२, १२; १३; २२; २९; ३, १, ९; १७;  
२६; ३; ५, ३, ३; ८, १५, ४; ९; का.  
१, १, ३, २; २, ४, ५; ४, १, १०; ६,  
३, ७; तै. २, ७, १५, २; ३, १०, ९,  
४; १५; १२, ९, ७; तपति श. १, ४,  
३, १; २; ६, ४, १८; २, २, ४, ६; ३,  
४, २, १५; ९, २, १२; ४, २, ५, ९; ४,

† 'तन्तु ?ओतु' शब्दयुक्तं सामनीति सा. । ‡ दुःकार्ये कण्डवा० । √तंसतेः कम्पनार्थं, √तनोतेर्वा?P

५,८;३,२,२;७,४,१,१८; ८,५,  
 ३,७;७,१, १७; २०; २, १; ९,  
 २,३,१४; १०,५, २,२; १२, ८,  
 ३,२४; १४, ३, १, १२; ४, १,  
 १५; ७, २, २८; ८, १५, ४;  
 तै. १,५,३,२; ६,६,३; ३, २,७,  
 ६; तैआ. २, १३,१; ५, १२, ३;  
 ८,९,१; १०,१,१; १३, १; ६३,  
 १; तां. १०, ५, २; ७, १; १२,  
 १०,६; जै. ११;९०;१०६;११५;  
 १२७;१२९;१४०;१६०; जैड.१,  
 १,५,७;६,१;३;४,४,१०;११; ९,  
 १,२;१०,२,५;१७,२,८; ३,३;७;  
 १०; १३;२, २, १, १; प.३,१; गो.  
 १,२,८;४,२०; २, १,२०; २३;  
 २६;३,२०;४,१०; ५,७;८;६,६;  
 १२;१४; तपतः श. १४, ७,२,  
 २७; तैआ. १, २२, ३; गो. १,  
 २,८; तप्यन्ते तां. २५, ५, २;  
 गो. २,६,१२; तपन्ति ऐ. ७,३४;  
 तपसि तैआ. १०, ६२, १; गो.  
 २, ३, २; तपामि गो. २, २,  
 ६; तताप श. ३, ४, २, १५;  
 तेषुः का. १, १,२, १२; तपस्यतः  
 श. ७, ४, १, १८; तपस्यामि  
 श. १४,४,३, ३३; तपतु तै. ३,  
 ७,१०,५; तैआ. ४,४२,२; ६,१,  
 ४; तपन्तु श. ९,१,२,२८;२,१,  
 २;१७; तप्यस्व श.६,१,३,३;४;  
 तपस्व तैआ.६,१,४;गो.१,१,३४;  
 तप शां. ८,४; तै. ३, १०,३,१;  
 तैआ. ४,५,५; ८,४; ५, ७, ७;  
 तप्यध्वम् शां. ६, १; श. ६, १,  
 ३,२; तप्यामहे जै. १४३; अत-  
 प्यत ऐ. २,३३;४,२३; ५, ३२;  
 शां. ६,१;१०; श. २, २, ४, १;  
 अतप्यत श. ६, १,१,८;१३;३,  
 १; ३; ४; १०, ४, ४, १;५, ३,  
 ३-७;११;६,५,६; ११, ४,३,  
 १;५,८,१; १३,१,७,१; ७,१,१;

का. १, २,४, १;४,३,१; तै. १,  
 १,१०, १; २,१,२,१;२,३,१;४,  
 १;२;३;४;५; ९,१;५-८;३,८,  
 १; ३,८,१०, १;११,८,६; तैआ.  
 १,२३,२; ८,६,१; ९,१,१;२,१;  
 ३,१;४,१;५,१; तां.११,३,९;८,  
 ८;१०; १२,११,२५;१३,६,१०;  
 ११,१०; १४, ३,१९;९,३४;१२,  
 ५; जै. २०; २१; ७२;८०;१८२;  
 जैड. २,२,१, ३; ३, ४, १, ४;  
 प. ४,१; अतप्यत् गो. १, १,२;  
 ६;१२; अतपत् ऐ. ६,३५; शां.  
 १,१; जै. ११; जैड. १, १७, ३,  
 ४;७; १०; अतप्येताम् तां. २०,  
 ११,३; जै. ८४;१४७; अतप्यन्त  
 शां. २,१,१; श. ६,१,३,२; ११,  
 १,६,१; तै. २,२,३,४; तां. १२,  
 ५, २३; जै. ६५; १४३; जैड.  
 ४,११, १, २; प. ४, १; तप्येत  
 श. १०,४,४,४.  
 तप्यते श. १०,४,४,४; १४, ८,  
 ११, १; तैआ. २, १४, १; तां.  
 २५,१४,३; तप्यध्वम् श. १, २,  
 १,१३; का. २,१,४,११; तै. ३,  
 २,७,६; अतापि तै. २,१,२,१.  
 ततपते तैआ. ६,२,१.  
 तपव-ते तैआ. ३, २०, १; -न्  
 ऐआ. २,२,३; तै. ३,१०, १,२;  
 ९,६; तैआ. १, १४,१; २२, ३;  
 ५,१२, ३; -न्तः तैआ. ४, ५,  
 २; -न्तम् तैआ. ३,११,४.  
 तपस्-पः ऐ. १, ४; २, ३३; ३,  
 २५; ४,१३; २३; ५,३२; ७,  
 १३; शां. ६,१; १०; शां. २५,  
 १; श. २,२, ४,१; ३,४,३,२;  
 ३;९;१०;४,२७; ६,२,११;३,  
 २१;४,३,१,१९; ६,१,१,८;१३;  
 ३,१; ८,४,१,१४; ७,१,५;९,  
 ५,१,२-५;६;८;९;१०,२,५,३;  
 ४,४, १;२; ४; ५,२; ३,३-७;

९;११;६,५,६; ११, १,६,१;७,  
 ६;१८;५,८,१; १३,१,७,१; ६,  
 २,१०;७,१,१; १४, १,३,१७;  
 ८,११,१; का.१,२,४,१;४,३,१;  
 तै. १,१,१०,१; ४,९,१;५,५,१;  
 ३;४;७;६,५,२; २,१,२,१;२,३,  
 १;४;९,५-८;३,६,४;८,१;४,३,  
 ४;३,७,७,१; १०;८,१०,१;१७,  
 ३;९,६,३; १०,५,१; ६,१;९,४;  
 ५;६;११,१,२;३,१;८,६;१२,३,  
 १;४,२; ७;७,४;५;९,३; तैआ.  
 १,२३,२;२५, १; २, २,१;१४,  
 १;३,११,९; ४,१,१;५,२;४;८,  
 ४;४२,५;५, ७, ७; ६, ३, २; ७, ९,  
 १;८,६,१; ९, १,१; २, १;३,  
 १; ४, १; ५, १; १०, ८,१;  
 २७,१; २८,१; ६२,१; ६३,१;  
 ६४,१; तां. ११,३,९;८,८, १०;  
 १२,५,२३;११,२५; १३,६,१०;  
 ११,१०; १४, ३, १९; ९, ३४;  
 ११,३७;१२,५; १५,९,९; २५,  
 ५,२;१४,३;१८,४; जै. २०;२१;  
 ६५;७२;८०;८४; १०२;१४३;  
 १४७; १८२; १८५; २१२;  
 जैआ. २, २४,१; जैड. १, २,१,  
 ८;९;१५,२,७;२,२,१,३; ३,४,  
 १,४;५,१,१;३;१६; ६,४,४;७;४,  
 १०,४,८;११,१, २; ४,१; सा.  
 १,१,१७; सं. २,४,५; प. ४,१;  
 गो. १,१,३४; ३५;३६; २, १६;  
 २,२,३; -पसः श. ३,३,३, ८;  
 ६,१,३,९;१४,१,४,८; तै.१,२,  
 १,१५;२,२,९,३;७,१७,१;३,७,  
 ७,१; ७,१४, १; २; १०, ३,१;  
 ११,१,१; तैआ. ४,५,२;६;७,३;  
 ५,४,५;१०; १०,१,१३; तां. १,  
 ५,१०; जैड. ३, ६,४,५; ८; सं.  
 १, १,२; ६, २८; गो. १, १,९;  
 २२; ३,८; -पसा ऐ. २, १३;  
 ३,३०;७,८; शांआ. ३,२;१३,

‡ एकत्र 'तपोज्योतिष्ठत्' इति समस्तो मुपा. ? ।

१; श. १,२,१,१३; ३,४,४,२७;  
 ६,१,१,१; ८, ६,३,१८; ९,५,१,  
 २; ८; १०,५,४,१६; ११, २,७,  
 १८; १२,१,३,२३; १३, ४,१,९;  
 ६,२,१०; १४,१,१,४; ४,६,३; ४,  
 ३,१; २; ७,२,२५; ९,१, १९; का.  
 २,१,४,११; तै. १,५,५,२; ३; ५;  
 ७; २,२,३,३; ४,१,११; ५,२,२;  
 ८,८,५; ३,२,७,६; ७,७,२; १२,  
 ३,१; ४,२; तैआ. २,१,१; ७,१;  
 ३,१,१,२; ४,७,२; २,१,१; ५,६,  
 ६; ६,१,४; ३,२; ९,२,१; ३,१;  
 ४,१; ५,१; १०,१,१६; ६३,१;  
 तां. १, ३, ५; जै. १४; १४५;  
 जैड. १, २,१, १२; ३,१, ३,७;  
 ४, ८,४, ६; मं. २, ३,२१; गो.  
 १,१,३,४; ३,५; ३,६; ४,१,३,५, २,४;  
 -पसि ऐ. ३,६; श. १०,२,५,३;  
 १३,७,१,१; तै. १, ५,५,१; ३;  
 ५; ७; ३,१,१, ३; तैआ. ३,६,  
 १; १०, ६३,१; -पसे श. ३,१,  
 ४,८; ३,१,१९; १३,६,२,१०;  
 १४,१,३,६; तै. ३, १,६,४; ४,  
 १,१; १२, ४,२; तैआ. ४, ३,१;  
 -पांसि तैआ. १०, ६२, १;  
 -पोभिः तां. १, ३,९.  
 तपश्चिन्(-स्/१चि)- -तः तां.  
 २५,५,३.  
 तपस्-तनु- -नु ऐआ. ५, ३, २;  
 जैड. १, २,३,१.  
 तपस्-पति- -तिः श. ३,४,३,९;  
 ६,३,२,१; गो. २,२,३.  
 तपस्त्व(-स्+मनुप्)- -व तै. ३,  
 १०,१,२; -ते ऐ. ७,८.  
 तप-स्वती- -तीः शां. ८,४.  
 तपस्विन्(-स्+विनि)- -स्विनःशां.  
 २, ८; -स्वी ऐआ. १,२,२; श.  
 १४,१,१,२९; तै. ३, ७,६, ३;  
 तैआ. १, ३,२,३; २,१,२,१; गो.

१,५,२४.  
 तपस्वि-त्तम- -मः ऐआ. १,२,२.  
 तपस्वि-त्तर- -रः श. २,१,४, ७;  
 का. १,१,४,६.  
 तपोजा(-स्/जन्)- -जाः ऐ. २,  
 २७; श. ५, ३, ५, १६; १७;  
 १४,१,४,८; तै. १, ७, ६, २;  
 ३,७,९,४; ११,१, २,१; तैआ. ४,  
 ७,२; ५, ६, ७; -जाम् तैआ. ४,  
 ७,३; ५, ६, ७.  
 तपो(-स्डनि)-नित्य- -त्यः तैआ.  
 ७,९,१.  
 तपो(-स्डअ)-न्वित- -ताःसा. १,  
 ५,२.  
 तपस्यी- -स्यः, -स्याय श. ४,३,१,  
 १९.  
 √तपस्य,तपस्यति श. १४,६, ८,  
 १०.  
 तपस्यमान- -नान् तैआ. २,९,१.  
 तपु- -पोः ऐ. १,२०; ७,९.  
 तपिष्ठ- -ष्ठैः तै. २,४,१,७.  
 तप्त,प्ता- -प्तः ऐ. १, २२; श. ३,  
 ५,१,२७; ९,२,१, १९; १४,१,  
 ३, १४; १६; २९; २, १, १८;  
 २, ४४; ४५; ३, १, १४; तै.  
 २,६,१२,१; -प्तःडइव श. ११,  
 २,७,३२; १४,३,१, ३३; -प्तम्  
 शां. २२,६; श. ३,५,२,८; ९,  
 २, ३, ९; १४, १,१, २९; तां.  
 २१, ३, ४; -प्तम्डइव श. ११,  
 २,७,३२; १४,३,१, ३३; -प्तस्य  
 श. १०,६,५,२; ६; १३,१, ७,१;  
 गो. १,१, १; २; ७; -प्ताः गो.  
 १, १, ३; -प्ताव शां. ६, १;  
 श. ६,१,३,१; गो. १, १,५; ८;  
 २,८; -प्तान् जै. १६८; -प्ता-  
 नाम् श. ६, १, ३,२; -प्ताम्यः  
 गो. १,१,३; १०; ११; -प्तेभ्यः  
 श. ११,५,८,२; ३; ४; गो. १, १,

५; ६; ८; १०.  
 तप्त-कृय- -यः गो. २,६,१२.  
 तप्त्वा ऐ. ४,२,३; ५, ३,२; शां. ६,१०;  
 २५,१; तैआ. १, २,३,२; ८,६,१;  
 ९,१,१; २, १; ३,१; ४,१; ५,१;  
 जै. १८२; जैड. २, २,१,३; गो.  
 १,२,१६.  
 तप्यतु- -त्वे तैआ. ३,२०,१.  
 तप्यमान,ना- -नम् जै. १०२; -नस्य  
 जैड. १, २,१, १३; ३, ६,४,४;  
 प. ४, १; -ना मं. २, ३, २,१;  
 -नाः ऐ. ४, १३; तै. १, ४, ९,  
 १; -नानाम् जैड. १,२,१, १२;  
 प. ४, १; -नासु श. ११, १,  
 ६,१.  
 ताप्यमान- -म् गो. २,२,६.  
 तेषान्,ना- -नः श. ६,१,१,८; १३;  
 -नस्य श. १०, ४,४, २; तै. ३,  
 ८, १०, १; -नाः तां. १५, ९,  
 ९; जैड. ४,११,१,२; -नाव् श.  
 ६,१,३,१; ११, ४,३,१; ५,८,१;  
 तै. २, २, ९, १; २; -नान्  
 शां. ६,१.  
 √तम्,ताम्यति तै. १, ४, ४, २; ६;  
 तताम श. ४,२,२,११; जै. १४३;  
 तमव तै. ३, ७,२,७; अताम्यव  
 तै. २,२,४, २; ३-५; ३, ८,१;  
 तां. १०, २,१; ताम्येव तै. २,१,  
 ९,३; ताम्याव का. २, २,१,१४.  
 तम्यन्ति श. ३, ८, १, १५;  
 अतमयन् तै. १, १, ३,  
 १२.  
 तमयित्वा तै. १,२,१; ७.  
 तमस्- -मः ऐ. ७, १३; शां. १७,  
 ६; ९; २४, ३; श. २, ४,२, ५;  
 ३,४,३,८; ४, ३, ४,८; २,१; ६,  
 ४,४; ५,१, २,१०; १२; १७; ५,  
 २८; ३,२,२; ३; ७, २,१,१; २;  
 ३; ४; ५; २,२,२,१; १०,२,६,१९;

† 'स्+यव' पा. ४, ४, १२८ द्र. ‡ 'स्+क्यव' पा. ३, १, १५ द्र. । अत्र प्रत्ययस्वर('स्य')एव साधुरित्यस्मान् भाति तदघः तैआ. द्र. ।

११, ५, ५, २, ३, ३, ४, ५; ५; ६; १२;  
 १२, ९, २, ७; ८; १४, १, १, ३, १, ३,  
 १, २, ८; ४, १, ३, २; ६, ७, २, ८; ९,  
 १६; ७, २, १, ३; का. १, ३, ३, ५;  
 तै. १, ८, १०, ३; २, ४, ५, ५; ८,  
 ३, १; ९, ४; ३, १, ३, २; ७, २, ७;  
 ८, ३; तां. ४, ६, १, ३; १४; १५;  
 ६, ६, ८; १०; १४, ११, १४; २३,  
 १६, २; ३; जै. ६, ३; जैड. ३,  
 २, ४, २; मं. २, ६, १, २; प. १, ४;  
 गो. १, २, १७; २, ३, १९; ५, १;  
 ३; ५; -मःऽइव ऐ. ४, ५; श.  
 ११, १, ६, ८; ९; ११; तां. ९, १;  
 १०; १४, ११, १५; गो. २, ५, १;  
 -मसः ऐ. ४, ५; ऐआ. ३, २,  
 ४; शां. २, ९; २४, ३; २५, १०;  
 शांआ. ८, ५; श. ६, ७, ३, १०;  
 ७, २, २, २१; १२, ९, २, ८; १३,  
 ८, ४, ७; १४, ३, १, २, ८; ४, १,  
 ३०; ३, २; ६, ७, २, ८; तै. २, ४, ४,  
 ९; ५, ६, ३; ६, ६, ४; ८, ९, ४; ३,  
 ७, ११, २; तैआ. २, ३, १, ३, १, २,  
 ७; १, ३; ४, ११, ८; २०, ३; ६,  
 ३, ३; ४, २; ६, २; ९, २; १०, १, १;  
 जै. १, २, ७; सा. २, ४, ९, ५, ३; प.  
 १, ४; गो. २, ५, १; -मसा ऐ.  
 ३, १९; शां. २, ४, ३, ४; श. ४, ३,  
 ४, ८; ५, १, ५, २, ८; ३, २, २; ३;  
 ११, ५, ५, १; १४, ७, २, १, ४; तै.  
 २, ७, १, ८, २; ८, ९, ४; तैआ. ६,  
 १, २, १; १०, ६, ३, १; तां. ४, ५,  
 २; ६, १, ३; ६, ६, ८; १०; १४,  
 ११, १, ४; १९, ७, १; २३, १, ६,  
 २; प. १, ४; गो. २, ३, १९;  
 -मसि शां. २, ९; श. १, २, ४,  
 १, ६; ९, २, ३, ५; १४, ६, ७, २, ८;  
 तैआ. ४, २०, २; तां. १, ६, १, १;  
 -मसिऽइव तै. ३, २, ४, ७; -मसे  
 तै. ३, ४, १, १; -मांसि श. १,

४, १, २, ९; ६, ४, ४, २; तै. २, ८,  
 २, ७; ४, ५; ३, ५, २, २.  
 तम(स्→)इच्छाया- -या, -याम्  
 ऐ. ७, १, २.  
 तमोर्घा- -घः तैआ. १, १०, ४.  
 तमो(स्-सुडभा-)भाजू- -जम् ऐ. ५,  
 २, ४.  
 तमो(स्-सुडह-)हन्- -नम् शां.  
 २, ५, ९.  
 तमितोस्(ः) श. २, ४, २, २, १; तै. १,  
 ४, ४, २; ५; २, १, ९, ३; तां. ५, ४,  
 ९; १२, ११, १७.  
 तमिस्त्र, स्त्रा- -स्त्रम्ऽइव जै. १०, ३;  
 -स्त्रा तै. २, २, ९, ६; -स्त्रायै जै.  
 १; २. तान्त- अद्र.  
 तरुणि(√तृ)- -णिः तै. २, ५, ४,  
 ४; ७, १, ३, २; ८, ७, ३; तैआ. ३,  
 १, ६, १; तां. १२, ४, ४; गो. २,  
 ४, ३; -णिम् तै. १, २, १, १९;  
 -०णे तै. ३, ६, १०, २.  
 तरुव- -व तां. १, ३, ७, १, २; सा. १,  
 १, ७; -व श. ५, २, ४, १, ६.  
 तरुघै ऐ. ८, १, १.  
 तरन्त- -न्तस्य आ. जैआ. १, ५००;  
 -न्ता तै. २, ८, ९, २.  
 तरन्त-पुरुमीढ- -ढाभ्याम् तां.  
 १, ३, ७, १, २; -ढौ जै. ४, ४.  
 तरस्- -रः ऐ. ५, १, ८; शां. २, ५,  
 २; २, ६, १, १; शांआ. १, २; तां.  
 ८, ३, ३; ११, ४, ५; १५, १०, ४;  
 जै. ४, ६; ४, ७; -रसे तैआ. १०, १,  
 १, ६; -रोभिः ऐआ. ५, २, ४; तां.  
 ८, ३, ३; ६; ११, ४, ५; १५, १०,  
 ४; गो. २, ४, ३.  
 तरस्-वत्- -स्वान् तै. २, ८, ४, १.  
 तरस्-विन्- -स्वी तै. २, ६, ४, ४.  
 तरुत्रव- -तः श. ५, १, ५, २०.  
 तरुत- -ता ऐ. ४, २०; -तारम् ऐ.  
 ४, २०.

तरुत्र- -त्रः ऐ. ६, १, १; तै. २, ५,  
 ८, १; ३, ६, १०, ५; गो. २, २, २, १.  
 तरस-पुरोडाश- -शः तां. २, ५, ७, २;  
 -शाः जै. १, ७०; १, ९७.  
 तरुण- -णः शां. १, ३. २; तै. ३, ६,  
 १, ३, १; -णस्य शां. २, १, ३;  
 -णाय का. १, २, १, १; -णेन  
 तै. २, ६, १०, १.  
 तर्धन्व(व→)तीर्ष- -ती ऐआ. ३, २,  
 ५; शांआ. ८, ९.  
 तर्धन्व-समुत्- -न्ते श. ३, २, १, २.  
 तर्पयत्(√तृप्)- -त् सा. २, ६, २.  
 तर्पयन्ती- -न्ती तै. ३, १०,  
 १, २.  
 तर्पयितवै श. १, ७, ३, २, ८.  
 तर्पयितव्य- -व्याः तै. ३, १, २, ५,  
 ११; -व्यान् तै. ३, १, २, ५, १०.  
 तर्पयित्वा श. ९, २, २, ३; १, ३, २, ७,  
 १५; ३, ५, ४; तै. ३, ९, १५, ३.  
 तर्हि ऐ. १, १, ३; १, ६; १, ७; २, ७; २, ८;  
 शां. १, ०, ३; १, ४, १; २, ४, ८; श.  
 १, १, २, ८; २, ३; २, ३, ८;  
 का. १, १, १, ६; ९; ३, २; ३, १०;  
 तै. १, ४, ३, ४, ५, ३, १, २; ३, ६, ६,  
 ३; तैआ. २, १, ३, १; तां. ४, ६, १, ७;  
 ९, १, ७; ५, १, १, २; ५, १०; ८, ९;  
 जै. ९, ९; १०, ४; १, २, ८; १, ३, २; १, ५, ०;  
 २, १, २, ७; जैड. १, १, २, ४, ५, ५, १;  
 ३, ४, २, ३; ४, ५; गो. १, ३, २, ०; २,  
 १, १, ७, ५, ९.  
 तल्प- -म् तै. ३, ४, १, ५, १.  
 तल्प- -ल्पः तै. १, २, ६, ५; २, २, ५,  
 ३; -ल्पम् तै. १, २, ६, ५; २, २, २,  
 ५, ३; ३, ४, ५; तैआ. ३, १०, ३;  
 तां. २, ३, ४, ६; २, ५, १, १०; -ल्पे  
 तैआ. ४, ३, ९, १; तां. २, ३, ४, २.  
 तल्प-सद्य- -म् तै. १, २, ६, ५; ६.  
 तल्पे(ज→)ज्ञा- -०जे तैआ. ४,  
 ३, ९, १.

† -स् √अदेः कर्तरि यत् । √घतेर्वा ज्ञ इति भा. । ‡ अजन्तस्य सं. १. मन्यमानो भा. (१०, १, ११)  
 चिन्त्यः । ‖ 'वैतरणः' इति आन. मुपा. प्रामादिकः । § √तृद्ध+मानिन्+मतुप् । ¶ तप्याडः ? इति मुपा. ।

तुल्य- -ल्पाः तै. ३, ८, ९, ३; तां. २३, ४, ५; २५, १, १०.  
 तवश्रवीयां- -म् सा. २, १, ७.  
 तवस्(√तु)- -सः तै. २, ४, ३, ५; -सम् शां. २६, १४<sup>३</sup>; तै. २, ४, ५, ५; ८, ५, ४; -से ऐ. ५, १९; ६, १८<sup>३</sup>; शां. २६, १२; गो. २, ५, १५.  
 तवस्तम(-सु+तमप्)- -मः ऐआ. ५, २, १.  
 तवस्तर(-सु+तरप्)- -म् श. ६, ३, २, ४<sup>३</sup>.  
 तविष्- -षः तै. २, ८, ३, ५; ६; ४, २; -षेभिः तै. २, ५, ५, ४; ८, २, ८.  
 त्विपी- -पीभिः शां. २२, ९; तै. २, ४, ५, २; -पीम् तै. २, ८, ६, १.  
 त्वीयस्- -यान् तै. २, ४, ३, ५.  
 तुग्य- -म् तै. २, ६, ९, १.  
 तुग्यस्- -से तैआ. १०, १७, १.  
 तुग्यसी- -म् ऐ. ४, ३०; शां. २२, १.  
 तृष्ट(√तृष्)- -ष्टःइव शां. १०, १; -ष्टानि ऐआ. ५, १, ३.  
 तृष्ट- -ष्टाइव ऐ. ६, १८; २०; शां. २९, ७; गो. २, ६, १; २.  
 तुसर(√तंसृ)- -म् तै. २, ६, ४, २.  
 तुस्कर- -रः श. ७, २, १, ९; तै. २, ४, ६, ९; -रम् तै. ३, ४, १, १; -रस्य श. ७, २, १, ९<sup>३</sup>; -राः श. १३, २, ४, २<sup>३</sup>; ४; तै. ३, ९, १, ३; ४.  
 तस्थान्, न्ना(√स्था)- -नः श. १२, ५, १, १-३; २, २; -नम् श. ३, ९, ४, १४; १५; -नाः श. १, ६, ३, २, २; ३, ९, ४, १५.  
 तस्थिवस्- -स्थिवांसः तै. २, ४, ७, ११; -स्थिवांसम् श. ६, ७, ४, ५; तै. २, ७, १६, ४; -स्थुयः ऐआ. २, २, ४; ३, २, ३; शांआ. ८, ४; श. ४, ३, ४, १०; ७, ५, २, २७; तै. २, ८, ७, ४; तैआ. १, ७,

६; २, १३, १; तां. ७, ७, १६.  
 तस्थुषी- -षी तै. २, ८, ६, ६.  
 ताज्ज् तै. २, २, १, ७; तैआ. ५, १०, ६; तां. १७, १२, २.  
 ताण्डबिन्द- -स्य शांआ. ८, १०.  
 ताण्डि(-ण्डिन्)-शाब्दायनिन्- -निनौ, -निभ्याम् सा. ३, ९, ८.  
 ताण्ड्य- -ण्ड्यः श. ६, १, २, २५; वं. २; -ड्यात् वं. २.  
 तात||- -न्त ऐ. ७, १७; श. १४, ९, १, ६; -त्तइति ऐआ. १, ३, ३<sup>३</sup>; ६<sup>३</sup>||.  
 तातृपा(ण→णा)(√तृप्)- -गा श. ११, ५, १, १०.  
 तादीना(←तदानीम्†) तै. २, ५, ४, ३.  
 तादृश्(←तद्√दृश्)- -दृक्, ग् ऐ. १, १७; ३, ६; १०<sup>३</sup>; ४, ४; ९<sup>३</sup>; २०; ५, १५; ३०<sup>३</sup>; ३१<sup>३</sup>; ६, ८; २३; ३०; ७, १; शां. २, ९<sup>३</sup>; शांआ. १०, ८<sup>३</sup>; श. ६, १, २, ३१; २, ४०; ३, १, ७; ४, २, ८; ६, १, ६; ७, २, ७; ८; ४, ९; १२; १५<sup>३</sup>; ७, १, १, १९; २, २२; ४, १, ३०; ८, १, ३, ५; ४, ४, ९; ७, २, १५; ९, १, १, १६; २, २, ३; ३, ४१; ३, १, २; ३, ६; ४, ८; ४, ४, १६; ५, १, ४३<sup>३</sup>; ५४; २, १४; १०, २, ५, २; ५, ५, २; ४; ११, ५, ४, १८; १२, २, १, १; ५; ५, १, १३; १३, १, २, २; २, ३, २<sup>३</sup>; ३, २, ९<sup>३</sup>; तै. १, १, ६, ४<sup>३</sup>; ८; ९, ९; १०, ६; ३, १, ४; ६<sup>३</sup>; ५, २, ६; ६, ९, ७; १०, ५; २, १, २, ९; १२<sup>३</sup>; ३, ७; ९; ३, २, ८, ३; ३, ६, ४; ८, ८; ८, ३, ४; २१, ३<sup>३</sup>; २२, १; ३; तैआ. ५, ७, ३; जै. ४; ५; ३४<sup>३</sup>; ३६; ९६<sup>३</sup>; १४३; १६४<sup>३</sup>; १६८; जैड. २, ५, ३, ३; ३, ३, ३, ५; प. १, ५; ३, १<sup>३</sup>; गो. १, ५,

२<sup>३</sup>; २, ६, ५<sup>३</sup>; ७; -दृक् श. १, ३, ५, १२; तां. २, २, ३; जै. १४७<sup>३</sup>; १८८.  
 तादृश- -शः जै. १९८; -शम् श. ११, ७, ३, १<sup>३</sup>; २<sup>३</sup>; ३<sup>३</sup>; जैड. ३, ६, ६, ५; -शेन जै. २०५.  
 तानूनप्त्र(←तनूनप्त्र)- -प्त्रम् ऐ. १, २४; श. ३, ४, २, ८; गो. २, २; २; -प्त्रस्य ऐ. १, २४; गो. २, २, २; -प्त्राणि श. ३, ४, ३, १२; -प्त्रेण गो. २, २, ४; -प्त्रैः श. ३, ४, ३, १; १३<sup>३</sup>.  
 तानूनप्त्रस्त्व- -म् ऐ. १, २४; गो. २, २, २.  
 तान्तु, न्ता(√तम्)- -न्तः श. ४, २, २, ११; तै. २, ३, ८, १<sup>३</sup>; जै. ४४; १४३; -न्तस्य तै. १, १, ३, १२; २, १, ७; -न्ताः गो. २, ३, ९; ५, ९; -न्तायाम् श. ४, २, २, ११<sup>३</sup>.  
 तान्तव(←तन्तु)- -म् गो. १, २, ४<sup>३</sup>.  
 तान्व(←तन्व)- -न्वे आ. जैआ. १, १२८.  
 तापश्चित्(←तपश्चित्)- -तः श. १०, ३, ५, ३; -तम् श. १२, ३, ३, १०; गो. १, ५, १०; -तस्य श. १२, ३, ३, ९; गो. १, ५, १०; -ते सा. १, ४, ७.  
 तापस्(←तपस्)- -सः श. १४, ७, १, २२; तां. २५, १५, ३; -साय सा. १, २, ५.  
 ताप्यमान- √तप् द्र.  
 ताम्र(√तम्)- -म्रः तैआ. १, १०, ६; जैड. ४, ११, २, ७; -म्रम् जैड. ४, ११, २, ७; -म्रम्इव जैड. ४, ११, ३, १२; -म्राय जैड. ४, १, १, ७.  
 ताम्र-रजत-जातरूपा(-पडा-यसी)- -म् सा. ३, ५, ७.  
 ताम्र-रथ- -थाः तैआ. १, १२, ४.  
 ताम्र-वर्ण- -र्गाः तैआ. १, १२, ४.

† '...तव श्रवो...' इति मन्त्रगतपदमधिकृत्याह । || ← १तत- टि. द्र. । ‡- 'दीकना' इति चाहृचपाठाद् (१, ३२, ४). भ्रष्टां गतो मुपा. चिन्त्यः ।

ताम्रा(-म्रअ-)श्च- -श्वाः तैआ. १,  
१२,४.

तायमान,ना(√तन्)- -नः श. १,  
३,१,१२; ३, ५,३,१; ६; ९,४,  
२३; ४,५,७,३; का. २, २, ४,९;  
-नायाम् श. १३,४,२,१; -नेषु  
श. १३,४,२,८; ११; १४.

तारक(√तृ)- -काः तै. ३, १२,८,१;  
-काणाम् तै. १, ५, २, ५; -के  
तैआ. २, ६, १.

तारकन्च- -म् तै. १, ५, २, ५.

तारण- -म् आ. १, २०४.

तार-तम- -म् तां. ७, १, ७२.

तारा(←र)-वर्ष- -र्षाणि प. ५, ९.

तार्यमा(ण→)णा- -गासु. जै.  
२०४.

ताक्ष्य- -क्ष्यैः ऐ. ४, २०; २९; ३१;  
५, १; ४; ७; १२; १६; १८; २०;  
ऐआ. १, ५, २; ३, १, ६; शां. ३०,  
५; शांआ. ७, २०; श. ८, ६, १,  
१९; १३, ४, ३, १३; तैआ.  
१, १, १; २१, ३; १०, १,  
९; जै. १७०; १९७; -क्ष्यम्  
ऐ. ४, २०; २९; ऐआ. १, ५, २;  
प. ५, १; -क्ष्यै ऐ. ४, २०; शां.  
३०, ५; ९.

ताक्ष्य-सामन्- -मनी आ. जैआ. १,  
३३२.

ताप्स्य(√तृप्)- -र्ष्यम् श. ५, ३, ५,  
२०; तै. १, ३, ७, १; ७, ६,  
४; ३, ९, २०, १; २; तां. २१,  
१, १०; -र्ष्यै तै. ३, ९, २०, १;  
-र्ष्येण तै. ३, ९, २०, १; २.

तालु- -लु ऐ. ५, २२.

तालुक- -के तैआ. ७, ६, १.

तावत्(←तद्धन्वत्पूर्वा)- -वत् ऐ. १,  
१३; ३०; २, १४; १७; ६, १५; ऐआ.  
१, २, ८; २, १, ७; शां. ६, ११;  
२६, ५; ३०, ८; ९; शांआ. ४, ५;  
५, २; ६, १९; २०; श. १, २, ३;

७, ५, ४; ४, १, १६; ४०; ५, ४, १;  
६, ३, ११; ८, १, ३; ९, २, १२; ३५;  
२, १, ४, २; ७; २, १, १०; ३, ४, २१;  
४, ४, १४; ६, १, १५; ३, ४, १, ५;  
८, ३, १५; ४, ५; ५, ११; ४, ४, ५,  
२३; ५, १, २, १८; २, १, १०; ३,  
५, १६; ६, २, २, ३२-३४; ३, १,  
२१; २, १०; ५, १, १२; ४, ९; ६,  
१, १४; २, ७; ७, १, २४; २७; २८;  
३, ३; ४; ६; ९; ८, २, ७; १०; ७, ३,  
१, ४७; ३, २, ९; ८, १, १, ६; ३, २,  
११; ४, १, २८; ६, ३, १२; ९, १, १,  
४१; २, ८; ४, ४, १४; १०, १, ५, ४;  
२, १, ४; ५; ७; ११, १, ६, १; २; ५,  
१, २; ७, ४, २; १२, ३, २, ८; १३, २,  
७, १३-१५; ८, १, १८; २०; ३, ११;  
१४, ४, २, ३०; ६, ३, २; ८, १५,  
१-३; ९; का. १, १, ४, ६; ११; २,  
१, ६; ६, २, ८; २, १, १, ४; २, ३, ४;  
तै. २, १, ११, १; ३, २, ६, ४; ९,  
६; ३, २, ४; ९, ५; ७, १, ३; तैआ.  
४, ३, ९, १; तां. ४, ९, १४; १६, ८,  
६; १८, १, २४; २१, १, ९; २५,  
१०, १६; जै. ९०; १११; १८१;  
जैड. १, ३, ४, १; ३, ३, ४, ८; सा.  
१, २, ७; प. १, ५; ६; गो. १, २,  
१९; ५, २२-२४; २, ५, ५; -वत्  
-वत् श. १, ८, १, ६; ६, १, २, २३;  
-वत् श. २, ५, ३, ६; ११; ११, ५,  
५, २; ४; का. १, ५, २, ५; १०;  
-वत् श. १, २, ५, १२; १३;  
-वत्ता ऐ. १, ११; श. ५, १, २, ११;  
१२; ६, १, २, २८; २, १, २१; २२;  
२३; २८-३०; ३, ३; ४; ८; ९;  
३, १, २१; २५; ४०; ३, २, ५; १०; २,  
२१; ४, १, ३; १२; ४, ५; ११; १८;  
५, १, ८; १२; ६, १, १४; २, ७;  
३, १६; ७, १, २४; ३, १२; १६;  
४, ६; ८, २, ५; ७, २, १, १४; १६;  
२, १५; १६; ३, ४; ४, ३; ४; ६; ८; ९;

११; १५; १६; १८; २१; २२; २४;  
३, २, ९; ४, १, २१; ३१; ३४; ४१;  
४२; ५, १, ११; २, ३८; ८, ४, २,  
१३; ६, २, १२; ७, ४, ९; ९, १, १,  
१६; २६; ३१; ३८; ४०; २, २; ३१;  
२, १, १६; २, २; ३; ६; ७; ३, ६;  
१९; ३३; ४०; ४१; ४५; ३, २, ८;  
३, ९; १३; ४, २, ८; १४; २४; २६;  
४, ३, ११; १४; ४, ७; १४; ५,  
१, ३१; ५१; २, १०; १०, १,  
३, ११; ४, ८; २, १, ३; ११;  
११, ४, २, ७; १४, ७, १, २०; का.  
२, २, ३, ११; -वत्ताम् जै. ७५;  
-वत्ति श. ८, ६, २, ८; तै. १, ५, २,  
१; तां. २४, २, २; जै. ७३; गो. १,  
२, ५; -वद्भ्यः ऐ. १, ३०;  
-वन्तः श. २, ३, ४, १६; ५, ३,  
१६; ६, २, ४; ८, ७, १, ९; १०, ४,  
४, २; १२, ३, २, ५; का. १, ४,  
१, १३; ६, २, २; तां. ६, ९, १६;  
१८, ६, ३; जै. २१२; गो. १, ५,  
५; -वन्तम् ऐ. १, २३; २, १४; ५,  
२४; २८; ६, २९; श. ३, १, ४, २३;  
२, २, ४; ४, १, १, १५; १६; ७, १,  
१, ३२; ३३; २, ३, ९; ९, ४, ३,  
६; ११, २, ६, १४, ५, ६, ३; ८, ३, ५;  
तै. ३, १०, ११, ६; तैआ. २, १४,  
१; तां. १४, १२, ५; गो. २, ६, ८;  
-वन्ति ऐ. ४, १२; ६, २४; ऐआ.  
१, ५, २; २, २, ४; ३, ८; ५, ३, १;  
शां. २७, २; शांआ. २, १७; श.  
२, ५, २, १४; २२; ६, २, २, २९;  
७, ३, १, ४१; ९, १, १, ४३; ३, ३,  
१८; १२, ३, २, ५; का. १, ५, १,  
१२; १९; जै. १४७; गो. १, ५,  
५; -वात् ऐ. १, १; १६; २, १७;  
ऐआ. १, ३, ८; २, १, ७; श. ३, १,  
३, ३; २, १, ३, ४; ५, ३, १; ६; ६, ४,  
१६; १७; ५, १, ५, १३; ६, २, २, ६;  
७, २, ३, ४; ५, १, १; १०, ५, ३, ३-७;



९; ११; १३, २, १३; १४; १५; १६, १, १, ३३; ४, ३, १८; १९; २०; ६, ३, २; ९, ४, ३; का. १, ३, ३, १८; २, २, ३, १२; तां. १८, ६, २; जै. १३९; सं. ४.  
 तावती-ती ऐआ. १, ३, ८; श. १, २, ५, ७; ३, ३, ९; ३, ७, २, १; १०, १, ५, ४; १४, ४, ३, १८; १९; का. २, २, ३, ७; तै. १, ५, १०, ४; तां. २४, १४, १; जैउ. १, १, ५, ५; -ती: ऐ. ४, १९; ऐआ. ५, १, ६; ३, २; शां. १३, ८; श. ६, २, २, २८; २९; ११, ५, ९, ११; तै. १, ८, १०, १; २, १, १, १; -तीभि: श. २, २, २, ३-५; का. १, २, २, २-४; तां. ९, ३, ८; ९; -तीम् श. १, २, ५, १४; ६, ५, १, ६; १२; ८, ६, १, ५; १०, २, ३, ७; का. १, ३, ४, ८; तै. १, ७, ३, २; तां. १५, ७, ५; -त्य: ऐ. ५, २८; ६, ९; ऐआ. ५, १, ३; श. ३, ८, ४, १८; ४, ३, १, २, ५; ६, २, २, २९; ९, ४, ३, ९; १०, ४, २, १; १४, ४, ३, २०; तां. ४, २, ७; ९, ३, ६; १८, ११, ६; -त्या ऐ. ३, ४५.  
 तावद-प्रिय-य: तै. ३, ३, २, ५.  
 तावद(-दुःख-प्रिय-य: तै. ३, ३, २, ४.  
 तावदा(-दुःख-वास-सा: जैउ. २, ४, ३, ६.  
 तावद्वीर्य-म् का. २, २, १, २०.  
 तावद्वीर्य-वत्-त् श. १, २, ३, ७.  
 तावन्मा(त्र-→)त्री-त्री: श. ५, ४, ३, १२.  
 ताष्टि √तक्ष द्र.

तास्पन्द्र-न्द्रे आ. २, १०, ३; जैआ. २, १८, ९।  
 तिडइति ऐआ. २, १, ५; श. ११, ६, १, ३; १४, ८, ६, २।  
 √तिज्, तितिक्षते श. ३, १, २, १५; तितिक्षे श. २, ३, ३, २; तितिक्षिष्यते श. ३, १, २, १४.  
 तितिक्षु- -क्षु: शांआ. १३, १; श. १४, ७, २, २८.  
 तिग्म-ग्मम् श. ४, २, १, १२; तैआ. २, ५, १; -ग्मेन तै. १, ५, ५, १; ३; ४; ७; २, ८, ४, ४; ३, ५, १२, २; सा. १, ७, ३; ८; १६; ८, ११.  
 तिग्म-जम्भ-म्भ: शांआ. १२, २.  
 तिग्म-ता-तायै श. ९, २, २, ५.  
 तिग्म-तेजस्-ज: श. ७, २, १, १०; -जा: श. १, २, ४, ७; ७, २, १, १०; का. २, २, २, ५; तै. ३, २, ९, १.  
 तिग्म-व(त्-→)ती-त्या श. ९, २, २, ५.  
 तिग्म-शुक्ल-शुक्ल: ऐ. ६, १८; १९; ऐआ. ५, २, ३; तै. २, ४, २, ६; ३, १, १, १०; गो. २, ६, १।  
 तिग्मा(-ग्मद्व-)-नीक-म् तै. २, ८, ७, ४.  
 तिग्मा(-ग्मद्व-)-युध-धा: जै. १८०; -धाय तै. २, ८, ६, ८.  
 तिग्मे(-ग्मद्व-)-पु-पव: तै. २, ४, १, १०. तेजमान-तेजस्, अद्र.  
 तितीर्षमाण(√तृ)-णा: गो. २, ६, १४.  
 तिस्त्रिर्षि-रि: श. १, ६, ३, ५; ५, ५, ४, ६; -रीन् श. १३, ५, १, १३.  
 तिथि-थि: ऐ. ७, ११.  
 तिनी-कृत-त: मं. २, ७, १.

तिमिर्ष-र्ष: तां. २५, १५, ३.  
 ? तिर(√तृष्)-→ती: तैआ. १, २७, २.  
 तिरस्(:) श. १, ४, १, २९; तै. १, २, १, २७; २, ५, ८, ७; ३, ५, २, २; गो. २, २, ११; तिर:द्व ऐ. २, ७; ४९; ऐआ. २, ३, ६; श. १, ४, १, २९; ९, २, ८; १२; २, २, ३, १६; ३, १, ३; ४, २, २१; ६, १, १९; २०; २, १०; ३, १, १, ८; ३, ४, ६; ४, ६, ७, ९; १०; ६, ४, ४, १९; ८, ५, ४, ४; ९, ३, १, २४; १३, ८, ३, २; का. १, २, ३, १३; ३, १, १; ३, १७; ६, १, १३; २, ५.  
 तिर:पवित्र-त्र: तां. ६, ९, १५; -त्रम् तै. ३, ७, ४, १४.  
 तिरश्चि, इची(आङ्गिरस-)-श्चि: जै. १७५; -इची तां. १२, ६, १२; -श्चे: जैआ. १, ३४६; -श्च्या:॥ तां. १२, ६, ४; जै. १७५.  
 तिरश्च्या(-श्चि वा इचीऽआ-)-ङ्गिरस-स्य आ. १, ३४६.  
 तिरस्/अस्, तिर: आसु: का. १, ४, १, ३; तिरोऽसानि श. १४, १, १ ३३; ४, २, ६.  
 तिरस्/कृ, तिरस्...कुरुते का. १, ३, १, १; तिरस्करोति श. १, ९, २, १२; ८, ५, ४, ४; ९, १, १, ४२; १३, ८, १, २; ३, ८; तिरस्...करोति श. २, ३, १, ३; १३, ८, ३, २; तिरस्...कुरुत:श. ४, २, १, १८.  
 तिरस्कृत्य तैआ. ५, ६, १२.  
 तिरस्/घा, तिरोदधे तैआ. १, ११, १; जैउ. ४, १०, ३, ११; तिरस्...दधमहो तैआ. ३, १०, २; तिरस्...दधताम् तै. ३, ७, ११, ३;

† 'तास्पन्ध' इति मुपा. । √'सत्यम्' इत्यस्य निर्वचने । ‡ ←इति । काति (काऽइति) इत्यत्र द्र. । 'तित्ति' इति शब्दासु कृत्या निष्पन्नमिदं प्राति. । §'तनुकृत' इत्यर्थे इति तद्रीकाकारः । ∅ ३७७ घृ. द्वितीयं टि. द्र. । तत्र भा. अनुसारि प्राति. ज्ञेयम् । §C. तु स्वभाष्ये 'तिरश्चिन्' इति प्राति. आह तच्चिन्त्यम् । तन्नान्न ऋपेरभावाद् ऋ.पा. विरोधाच्च । ||'धुधी हवम् तिरश्च्याः...युः...सपर्यति' इति ऋ.८, ९५, ४, द्र. । 'श्री(←तिर्यञ्च्(G IV प्रन्)-) पुं.प्रयोगो द्र. तस्यच स्त्रीत्वसङ्केतं मृगयमाणः C.प्रान्त इव स्यात्तां. १२, ६, १२ टि. १ द्र. । †'...दग्धे' इति मुपा. ? ।

तिरोधेहि तैआ. १, ३१, १; तिरोऽ-  
धा: तैआ. १, ३१, ३; ४<sup>६</sup>.  
तिरोघा- -धा: तैआ. १, ३१, १.  
तिरोहित- -त्त: ऐ. ८, २७; शांआ.  
१, ५; -तम्इव श. १, १, २; ३;  
४, १८; ४, ५, ४; ७, १, ७; ४, २१;  
९, ३, १९; ३, १, ३, ९; १५;  
२, १, १४; ३, ४, १६; ६, १, ११; ४,  
१४; ७, १, ४; ९, ४, १६; ५, १, ४,  
९; ३, ३, १२; १४, १, ३, २०; २१;  
४, ११; १४; ३, १, ४; ६; ८; १९;  
२३; ४, १, २३; का. २, १, १, २;  
३, २०.  
तिरस्/भू, तिरोभवति श. १३, ६,  
२, २०; तां. २५, १३, ४; तिरोभव  
श. ११, ५, १, ४; तिरस्/भविष्यति  
गो. १, ३, २०; तिरोऽभवत् तै.  
३, १२, २, १; ३४, १; तिरोऽभवन्  
श. १, ६, २, १; २; ३, १, ४, ३; २, २,  
२; ११; २८; ४, ३, १५; ७, १, २७;  
तिरोऽभूत् तै. ३, १२, २, १; ४, १;  
तिरोभूत्, ता- -तम् श. २, २, ३, ३;  
३, ४, २; ११, ५, १, १३; का. १, २,  
३, २; ४, १, १; -ता: श. २, ३, ४, ४;  
-ताम् श. ११, ५, १, ४.  
तिरो(-रस्अ-)-ह्न्य- -ह्न्यस्य तां.  
१, ६, ४; -ह्न्या: शां. १८, ५; ३०,  
११<sup>६</sup>; -ह्न्यान्, -ह्न्यै: श. ११,  
५, ५, ११.  
तिरोह्न्य-वत्- -वान् शां. ३०,  
११.  
तिरोह्न्य-वती- -ती शां. १८,  
५; -तीम् शां. ३०, ११; -त्य:  
शां. ३०, ८.  
तिर्यन्च्- -रश्च: जै. १७५<sup>६</sup>; -रश्चा  
श. ६, ३, ३, १९; -र्यक् श. १,  
७, ४, १२<sup>३</sup>; ३, ७, १, १२; ८, ७,  
२, १०; ११, ४, ३, ५; तै. ३, २, २,  
५; ३, ४; तैआ. १०, ११, २; जैउ.

१, १२, २, ६; गो. १, २, ११;  
-र्यङ् ऐ. ४, २५<sup>३</sup>; ऐआ. ५, १,  
३; श. १, २, ४, ७; ६, ३, ११; ७,  
१, १२; ३, १, ३, ३; ५, १, ५, १३;  
६, ३, ३, १९; ८, ७, १, २०; १३,  
१, ४, २; का. २, २, २, ५; तै. ३,  
९, १३, २; तां. १०, ५, २; १२,  
६, १२<sup>३</sup>; १८, ६, २; जै. ९०; ९२<sup>३</sup>;  
जैउ. १, ९, २, ३; १७, ३, १०;  
-र्यङ्इव तै. १, १, ४, ७; -र्यञ्च:  
श. १०, २, ३, ११; १४, ९, ३, २;  
तां. १८, ६, ३; जैउ. १, १२, २, ६;  
-र्यञ्चम् ऐ. २, ३४; ऐआ. १, २,  
४; २, ४; ५, १, ४<sup>३</sup>; शां. ६, १; श.  
५, ३, ५, ३०; तै. १, ७, ६, ८; ३, २,  
१०, १; तैआ. १०, १, २; तां.  
१०, ५, १२; १८, ६, ५; -र्यञ्चि  
श. ८, ७, २, १०; -र्यञ्चौ श. ७,  
४, १, ४४.  
तिरश्ची- -श्ची ऐ. ४, २५;  
शांआ. ३, ५; १२, ६; श. १, ३,  
४, १०<sup>३</sup>; ६, २, २, २५; ५, २, १७;  
७, १, १४; १२, ८, ३, ५; १४, ९,  
३, ३; तै. १, ७, ६, ८; जै. २५;  
मं. १, ५, ६; -श्चीऽव श. २, ३,  
२, १२; -श्ची: ऐ. ४, २५; श.  
७, १, १, १४; ८, १, ३, १०; ७, २,  
१०; -श्चीभि: श. १३, २, १०, ३;  
-श्चीम् श. ६, ५, २, ८; ११;  
८, ५, १, १३; १०, २, ३, ४; तां.  
१०, ५, १२; -श्च्य: ऐ. ६, ३२;  
श. ९, ४, ३, ३; -श्च्या श. ६, ५,  
२, १५; -श्च्यौ श. १, ३, ४, १०;  
७, १, १, १८; ४, १, ४४.  
तिरश्च्-था श. ३, ७, ३, ७तिरश्चि-गद्र  
तिरश्चीन- -न: तै. २, ८, ९, ५;  
-नम् जै. ११७; -नानि शांआ.  
३, ५.  
तिरश्चीन-निधन- -म् तां. १४, ३,

२१; आ. १, ५११७.  
तिरश्चीन-वाय- -या: ऐ. ८, १७;  
-यान् ऐ. ८, १२.  
तिल(√तिल)- -लम् सा. १, ८, १०;  
-लस्य गो. २, १, १७; -ला: श.  
९, १, १, ३; तां. १६, १, १०;  
-लान् सा. ३, ५, ५.  
तिल-तण्डुल- -लान् सा. १, ३, ७.  
तिल-माप- -पा: श. १४, ९, ३,  
२२; -पान् तां. १, ८, १५; -पै:  
सा. ३, ५, १.  
तिल-व(त्स-)-त्सा- -त्सा तैआ. ६,  
७, १.  
तिलौ(-लऽओ-)-दन- -नम् श. १४,  
९, ४, १६; -ने शांआ. १२, ८.  
तिल्वक- -स्य श. १३, ८, १, १६.  
तिष्ठन्(√स्था)- -न् ऐ. ३, ९; २२;  
६, ३<sup>३</sup>; ७, १९; ८, १३; १८; ऐआ.  
५, १, १, २; ३, ३; शां. ७, ६<sup>३</sup>; ९,  
४<sup>३</sup>; ६; २८, १<sup>३</sup>; २९, १; शांआ. १,  
५<sup>३</sup>; ८; श. १, १, १, १; ४, २, १८<sup>३</sup>;  
४, ७; ८; १२; ५, ३; ५, ३, ६; ७;  
२, ३, ३, १२; ४, २३; ३५; ४, २,  
९; ६, १, ८; ११; २, ५; ३, १, १, ६;  
३, ७; ३, ४, ९<sup>३</sup>; ४, ४, १४; ५, २, ४;  
६, ४, ५; ८, २, १९<sup>३</sup>; ४, ३, २, ४;  
४, १४; ५, २, १७; ६, ४, ३, १०; ६,  
२, १<sup>३</sup>; २<sup>३</sup>; ३; ४<sup>३</sup>; १४; ३, १७;  
७, २, १<sup>३</sup>; १२<sup>३</sup>; ७, २, २, ४;  
३, १, २४<sup>३</sup>; ४, १, २<sup>३</sup>; ३१<sup>३</sup>;  
८, ७, ४, १०<sup>३</sup>; ९, १, १, १०; २,  
१२; १४<sup>३</sup>; १५; ३४<sup>३</sup>; २, ३, ४६;  
३, १, ९; १५; ११, ५, ५, २; ४; १२,  
३, २, ७; १३, २, ७, ६; ३, ३, १;  
१४, ६, ७, ७-३०; ७, १, ९; का.  
१, ३, ३, ९; ४, १, १७; २५<sup>३</sup>; ६, १,  
७; ८; २, ३; २, १, १, १<sup>३</sup>; तै. १,  
६, ५, ४; २, २, २, १; ३, ३, ७, ५;  
८, ५, १; २<sup>३</sup>; ३; ७, १; ११,

७,४; तैआ. १,७, ३; २,१२,१; १५,१; १०,११,२; तां. २१, ४, ५; जैड. ४. ६,२, ३; घ. १,१; ४,५; सा. १, ४,२१; ३, २, ८; ८,३; गो. १,२,१:२,२, ९; १६: -न्तः तां. १५, ३,२९; जैड. १, ४,१,१; २; -न्तम् ऐ. ८, २८; वा. ३, २,१,२२; ५, ४,२, १; ९,३,४, १४; १५; -न्तौ वा. ४, २,१,१८; २४; २५.  
 तिष्ठन्ती- न्ती तै. ३, ३,३, १: -न्तीभ्यः तां ६,९,२२; -न्तीम् वा. ९,१,२,१५.  
 तिष्ठमान- स्य वा. १४, ६, ९, ३४.  
 तिष्य- प्यः तै. १, ५,१, १; ३, १, १, ५; -प्यम् तै. ३, १, १, ५; -प्याय तै. ३, १,४, ६; -प्येण सा. ३,१,६; ७; ५,१.  
 तीक्ष्ण, क्ष्णा- क्ष्णः जै. १३१; -क्ष्णाभिः वा. ७, ५, २, ५२; -क्ष्णेन जै. १३१.  
 तीक्ष्ण-दंष्ट्र- प्ट्राय तैआ. १०, १,६.  
 तीक्ष्णीयस्(-क्ष्ण+ईयस्)- सी तां. १३,४,४.  
 तीथेनावा- स् सं. २.  
 तीथेनावा-मते- योः सं. २.  
 तीर(√तृ)- रम् ऐ. ४, १३; वा. ६,५,२,३; -राणि जैड. १, ८, १,३; -रे वा. १४, ५, २,४; ५; तां. २२,१८,७; जै. १५६; -रेण तां. २५,१३,२,४.  
 तीर्ण- णः वा. १४, ७, १, २२; -र्णाः वा. ३,४,२,१४.  
 तीर्ण-न्तम- म् दै. ३,१५.  
 तीर्त्वा तै. २, ८, ३, ७; जै. १४; १९०.

तीर्थ- र्थम् शां. १८(९); वा. १२, २,१,१; ५; तैआ. १०,१,१२,तां. १,१,७; ९,४,१२; जै. १३९; घ. ३, १; गो. १, ५, २; -र्थानि जै. १५०; सं. ३; -र्थाम्याम् शां. २, ९; -र्थे शां. २, ९; तै. २,१,८,३; ३, २,१०, ३; -र्थेन ऐआ. ५,१,३; १८,९; वा. १२, २,१,१; ५; १४, ९,१,१०; गो. १,५,२; २, १,४; -र्थेभ्यः शां. १२,१; तै. ३, ४, १२,१; -र्थेषु शां. १२,१.  
 तीव्र, व्रा(√तु→तिव्+र)- व्रः तां. १९,५,१४; -व्रम् तै. २, ६,१२, ४; -व्रस्य ऐआ. ५,१,१; -व्राम् वा. १२,७,३,५; तै. २, ६,१,१; -व्रेण वा. १२, ७, ३,५; तै. २, ६,१,१.  
 तीव्र-सुत- म् ऐआ. ५,१,१.  
 तीव्र-सोम- मः तां. १८, ५, २; -मेन तां. १८,५,४; ५,६; ८-११.  
 तीव्रा(-व्रस्य)-न्त- म् ऐ. २, २०.  
 √तीव्रि, तीव्रयान्ति तां १८, ५, १२; १४; १५.  
 तीव्री/कृ, तीव्रीकरोति शां. १२, ६; वा. १, ७,१,१८; २,४,४,१६; ३,८,३,३०; का. १,३,४,९.  
 तीव्री-कार- रः शां. १२, ६; -राय शां. १३,२.  
 तीव्री-कृत- म् शां. १२,६.  
 तीव्री-कृत्य वा. १,६,४,६.  
 तु- ऐ. १,१०; १६; १७; २,७; ३,१,२; ऐआ. १,१,१; २,३,५; ३, १,१; ३,४; शां. १,४; २,२; ४, १४; ५,६; ८,३; शांवा. १,१; ४,१; २; ५,२; ७,९; वा. १, ८,१, ६; ९, १,१४; २,१२; ३,१६; २, २,२, ५; ११; का. १,१,३,४; २,१,१२;

३,३; १४; ४,३; ४; तै. १,१,४,६; ३,१,२; ५,२,३; ४; तैआ. १,२,४; ३,३; ५,२; ६,१; ७,६; तां. २,१, ४; २,३; ३,६; ४, १,२; जै. ३,६; १०२; १५१; जैड. १, ४,४, ९; ६,३,३; १३,१,३; २,३,३,९; ३,६,२,१; सा. १,३,२; ८; ४,१; ९; ५,१३; ८,८; सं. २; ३; मं. २,४, ९; ५,३; ५; घ. १, ३; ४; ४,६; दै. २,२; ३; ११; ३,१५; गो. १,१, १; २२; २,११; १४; ३,१३.  
 तुग्र- ग्रः तैआ. १,१०,४.  
 तुच्- च्चे सा. २,१,१०.  
 तुच्छ- च्छेन तै. २,८,९,४.  
 तुज्(√तुज्)- जः णि ऐआ. ५,२,१.  
 तुञ्जि- जये तै. ३,५,१२,१.  
 तुज्यमान- नासः जै. २०४.  
 तुय- यः वा. ४,३,४, १५; तां. १, ४,३; ७; मं. २,४,६.  
 तुन- नायुं सा. २,१,१०.  
 √तुर, अतुर्यधुः तैआ. १,१०,१.  
 तुर- -र मं. २, ६, १९; -रः ऐ. ४, २७; ७,३४; ८,२१; वा. २, ३,४, ३५; ९, ५,२,१५; १०,६, ५,९; का. १, ४,१, २५; तै. २, ८, ९, ७; तां. २५, १४, ५; -रम् शांवा. ९,१; तै. २, ८, ५, ६; तैआ. १,११,३; -रात् वा. १०, ६,५, ९; -राय ऐ. ३, १९; ५, १९; ६, १८; ८,२; ऐआ. १, २, २; ५, १,१; शां. १५, ३; २१,२; २४, २; २५,३; २६, १२; १६; २७,२; तै. २, ८, ३, ४; ५, ५ गो. २,५,१५.  
 तुर-श्रवस्- वसः, -वाः तां. ९, ४,१०.  
 तुरा-प्राह- - द् वा. ५,४,३,१४; तै. २,६,८,४. गो. २,४,२.

‘तृ’ इति मु. पाठे संहितायां दोषो ज्ञेयः । ष. १ इति Kt. । =अ. ६,३३,१. ‘तुजे(च. १)’ इति पाठः । ‘ज-’ प्राति. इति सा. । † =‘तनाय’ इति ऋ. ८,१८,१८; साम. १,५,१,१,५. द्र. । ‡ म्रैस्. भा. । कालि. सा. मुपा. तु ‘अतुर्यधाः’ इति । ॥ पा. ३,२,६३ द्र. ।

तुरायण(रऽअयन)- स्य शां. ४, ११.  
 तुरायण-यज्ञ- ज्ञेन शां. ४, ११.  
 √तुरण्य, तुरण्यति श. ५, १, ५, १९.  
 तुरण्यत्- -तः श. ५, १, ५, २०.  
 तुरीप- -पः तै. २, ६, १८, ४;  
 -पस् तै. २, ८, ७, ४; ३, ५, १२,  
 १; -पाय श. १३, १, ८, ७; तै.  
 ३, ८, ११, २.  
 √तुरीय, तुरीयति जै. ४७.  
 र्शतुरीय- -०य० श. ४, ३, ५, १२;  
 -यः श. ९, २, ३, ११; -यस् ऐ.  
 २, २, ५; श. ४, १, ३, १७; १४, ८,  
 १५, ९; तै. १, ७, १, ३; २, ८, ८, ६;  
 तां. ६, ३, ११; जै. १, १, ७, ३;  
 ५; १३, १, १; -ये ऐ. २, २, ५.  
 र्शतुरीया- -यस् श. ४, १, ३, १३;  
 १४; १६; ५, २, ४, १३; १४, ८,  
 १५, ४; -यस्-यस् श. ४, १, ३,  
 १५; १६; -ये श. १४, ८, १५, ५.  
 र्शतुरीय- -याय श. १४, ८, १५, १०.  
 तुरीय-भाज्- -क् ऐ. २, २, ५.  
 तुर्य-वृह्- -वाद् श. ८, २, ४, १५;  
 तै. २, ६, १८, २; -वाहः श. ८,  
 २, ४, १५; -वाहस् श. ८, २, ४,  
 १५; तै. २, ६, १७, ४.  
 तुला- -ला श. ११, २, ७, ३३; -लाम्  
 श. ११, २, ७, ३३; सा. ३, ४, ८;  
 -लायाम् श. ११, २, ७, ३३;  
 -लायै तै. ३, ४, १४, १.  
 तुला(लाऽआ-)धान- -म् श. ११,  
 २, ७, ३३.  
 तुला(लाऽअ-)वराध्य- -म् सा. २,  
 ७, ९.  
 तुवि(√तु)-जात- -०त तै. २, ४,  
 ७, ४; -तः तै. २, ८, २, ७.  
 तुवि-नृग्- -०ग् ऐ. ५, १३;

-ग्गः श. ४, २, १, १२.  
 तुवि-वाध- -म् तै. २, ५, ४, ३.  
 तुवि-अञ्- -क्षासः श. १२, ४, ४, २.  
 तुवि-शुष्म- -ग्मः शां. २७, २; तै.  
 २, ५, ८, ९.  
 तुवि-ष्वणस्- -सम् श. १२, ४,  
 ४, २.  
 तु(वि→)वी-मघ- -०व तै. २, ४,  
 ४, ८.  
 तुविष्मत्- -ग्मान् ऐ. ३, २, २; तै.  
 २, ८, ३, ५; ४, २; ३, १, १, ८; जै. ८,  
 १, ९, १, २; २, ७; ८.  
 √तुप्, तोपयति जै. १८; अतोपयत्  
 जै. १८.  
 तुष्ट- -ष्टः गो. १, २, १८.  
 तुप- -पाः ऐ. २, ९; श. ७, २, १, ७;  
 तै. १, ६, ५, ५; -पान् श. १, १,  
 ४, २१; -पैः ऐ. २, ७; तै. १,  
 ६, ५, ५; ३, २, ५, १०; ११.  
 तुप-पक्- -क्वाः श. ७, २, १, ७.  
 तुस्त्वर्षमाण(√स्तु)- -गः श. २, २, २,  
 १४.  
 तृगव- -वे तां. ६, ५, १३.  
 तृगव-ध्म्(√ध्मा)- -म् तै. ३, ४,  
 १३, १; १५, १.  
 तृतुजान(√तुज्)- -नः ऐआ. १, १, ४;  
 -नाः तै. २, ४, ३, ७.  
 तृपर, रा- -रः श. ५, १, ३, ८; ६, २, २,  
 २; ६; ७; १५; १३, ५, १, १३;  
 तै. १, ३, ७, २; जै. १६१; -रम्  
 श. ६, २, २, ६; ७; १३, २, २, २;  
 तै. १, २, ५, ३; ३, ८, २, ०, ४; २, ३, १;  
 ९, २, २, ४; -राः ऐ. ४, १, ७; श. ५, १,  
 ३, ७; ८; तां. ४, १, २; जै. १६२;  
 -रे श. १३, ५, २, १०; -रौ श.  
 ९, ५, १, ५७.  
 तृय- -म् तै. ३, ६, ३, ४.

तृर्ष- -म् तैआ. ५, १, १.  
 तृर्षि- -र्षिः ऐ. २, ३, ४; श. १, ४,  
 २, १, २; तै. २, ४, ८, २; ३, ५,  
 ३, १.  
 तृर्ष्य(-र्षिऽअर्थ→)र्था- -र्थाः ऐ.  
 २, २, ०; शां. १२, १.  
 तृर्ष- -म् श. ६, ३, २, २; तैआ. ३,  
 १४, ३.  
 तृल्- -म् ऐआ. २, १, ८.  
 तृष्णीम् ऐ. ७, १, २; ऐआ. ३, १, ६; शां.  
 ६, ११; २३, ५; २६, ५; शांआ.  
 ६, १९; ७, १९; श. १, १, ४, २४;  
 २, ४, २१; ३, १, ६; २, १, ८; ४, ४,  
 ५; १०; १५; ८, ३, १९; ९, २, १७;  
 ३, २, २; २, १, ४, २५-२७; ३,  
 १, २९; ४, १, १०; ११; १३;  
 ५, २, ४६; ६, १, ४६; ३, १, २, ८;  
 ३, १६; ९, ३, ३, ३; ४, १, २, १९;  
 २०; २, ३, १७; १८; ५, ६; ६, १, ५;  
 ७; ६, ५; ७, ४, ४, ७; ६, ४, १, ६; ५,  
 २, १४; ४, ३; ४; ६, ४, ९; १०; ७, २,  
 २, १४; १६; २०; ३, ३; ४, २९;  
 ३०; ३, २, २; ८, ५, ४, ११; ९, ४,  
 ३, १०; १०, २, ५, १३; ११, ६, १,  
 ५; १०; १२, ४, २, १-४; ९, ५, १,  
 ९; १२; १३, ८, २, २; ८; ३, ६; १४,  
 १, २, १७; १८; १९-२१; २४;  
 २५; ३, २, ७; ५, १, १३; का. १, ३,  
 १, २०; ३, ९, ४, २, ५; ६; ८; ५,  
 १, ३८; २, १, ३, २, ५; ४, १०; २, २,  
 १२; ४, ५; तै. १, १, ६, ९; ३, १०,  
 ४; ६, ८, ८; २, १, २, ८; १२; ४, ६;  
 ९, १; २; ३, २, ४, ६; ९, ६; ७, २,  
 ५; तैआ. ५, २, ८; तां. ७, ६, १;  
 जै. ३, ४, २, २; ३, ४; सा. १, १,  
 ३; गो. १, १, २८; ३, २०; २, १,  
 ४; तृष्णीम्-इव श. १, ४, १०;

||'-पु' इति सुपा. स्वरश्चिन्त्यः । तु. =य. २२, २० द्र. । ऽ ←चतुर् वा.पा. ५, २, ५१. द्र. । ० =ऋ. ८, ५२, ७; य. ८, ३; पपा. पृथक् पदम् । सं. १. द. । अविभक्तिकं निर्देशं सवन-मिलनेन सामानाधिकरण्यात् यद् द.म. Bप. प्रभृ. आहुस्तन्न । आदिस्वरानुपपत्तेः । † मागेऽन् प्रत्ययः पा. ५, ३, ४८ द्र. । †=तुरीय वा. पा. ५, २, ५१. द्र. । †सा. इत्यस्य 'तु । विवाधम्' इति पदविभागदिचन्त्यः । †ऽ-विभक्तुप् । † त्र(←√त्स्)ऽ ।

तूष्णीम्-तूष्णीम् श. ७, ३, २, ३.  
 तूष्णीं-शंस- -सः ऐ. २, ३१; ३२<sup>३</sup>;  
 शां. १४, १; शांआ. २, १; -सम्  
 ऐ. २, ३१<sup>३</sup>; ३२<sup>३</sup>; ३७; ३९<sup>३</sup>; ४१;  
 शां. १४, १; शांआ. २, १; १७;  
 -से ऐ. २, ३१<sup>३</sup>; -सेन ऐ. २, ३७.  
 तूष्णीं-सार- -रः ऐ. २, ३१.  
 तूष्णींक्षप- -पः, -पम्<sup>३</sup> शां. १४, १.  
 तू(←स्तृ)ं- →तृभिः तै. १, ४, ८, ३.  
 तृहव- √तृह् अद्र.  
 तृच्- -चः ऐआ. १, ३, ८; शां. २५,  
 ५; शांआ. २, १; तां. २, २, २, ३,  
 ५; ११, ६, ८; १२, १, ८; १०; ७,  
 १०; ८, ५; १३, १, १२; ७, १५;  
 १४, १, ७; ७, ३; १५, १, ४; १२;  
 १६, ५, १२; जैड. १, १७, ३, ३<sup>३</sup>;  
 दै. २, ११; -चम् ऐ. १, १३;  
 १६; २९<sup>३</sup>; ३०<sup>३</sup>; २, ५; ३, ११<sup>३</sup>; ६,  
 ३६; ऐआ. १, १, १; शां. ८, १;  
 ५; ८; ९, २; ६; २५, २; २६,  
 ८; ११; १४<sup>३</sup>; २७, ४; शांआ. १,  
 २; २, १५; श. १, ४, १, ३, ३<sup>३</sup>; ४०<sup>३</sup>;  
 २, ३, ४, ३२; जै. १९९; गो. २, २,  
 २३<sup>३</sup>; ५, १३; ६, १६<sup>३</sup>; -चयोः  
 शां. २७, १; -चस्य गो. २, ६,  
 १६; -चस्यS-चस्य जै. १३७;  
 -चाः ऐआ. १, १, १; ५, २, ५;  
 शां. २३, २; तां. २, १, ४; ९, १,  
 २७; ११, १, ५; ६, ७; १४, ७, ९;  
 गो. २, ५, १०; -चान् ऐ. ६, २४;  
 गो. १, १, ५; ८; -चानि शां. १४,  
 ५; २४, १; २७, २; २९, ५; शांआ.  
 २, २; ६; श. ८, ६, २, २; १०, ५, ४,  
 ७; -चे शां. २४, १<sup>३</sup>; श. १३, ५,  
 १, ९; प. ३, ७<sup>३</sup>; जैड. १, १८, १,  
 १०; -चेन ऐ. ३, ४<sup>३</sup>; ७, १६<sup>३</sup>;

८, १३; १४<sup>३</sup>; १८; १९<sup>३</sup>; श. ५, १,  
 ५, २१; का. १, ४, १, २३; २६;  
 जै. १०२<sup>३</sup> -चौ ऐ. ३, ४३; शां.  
 ९, ५; तां. ११, ६, ६; १२, १, ६;  
 ७, ८; १३, १, ९; ७, ७; ११, ४;  
 ५; १४, ५, ४<sup>३</sup>; १८, ८, १७.  
 तृच-क्लृत्स(√क्लृप्)- -सः शां. २५,  
 २; शांआ. १, २; -साः शां. २६,  
 १५.  
 तृचा(-चSअ-)शीति- -त्यः ऐआ.  
 २, ३, ४; ५, २, ५; -तिः ऐआ. १,  
 ४, ३<sup>३</sup>; ५, २, ३-५; -तिभ्यः ऐआ.  
 २, ३, ४; ५, ३, ३; -तिम् ऐआ. १,  
 ४, ३<sup>३</sup>.  
 तृच्चिन्- -चौ ऐ. ३, ४३.  
 तृण(√तृद्)- -णम् ऐ. ३, २२<sup>३</sup>; शां.  
 ६, १३; श. १, २, ४, १५<sup>३</sup>; ५, १,  
 २३; ८, ३, १६; ९, २, १६; ३, ३, २,  
 ८; ७, ३, ८; ९; ८, १, १४; २, १२;  
 १८; ९, ४, १७; ४, २, ४, १३; १४;  
 १५<sup>३</sup>; २४; ५, ५, ६<sup>३</sup>; का. २, १, २,  
 १२; २, ३, २३; तां. ६, ७, १९;  
 जैड. ४, १०, ३, ६; १०; गो. २, १,  
 १; -णस्य श. ३, ८, २, १३; ५,  
 १, २, १८; १४, ७, २, ४; -णानाम्  
 जै. ७५; -णानि ऐ. ८, २४; शां.  
 ६, १४; श. २, २, २, १३; ४, १, ८;  
 ९; १३<sup>३</sup>; १२, ५, १, १२; का. १, २,  
 २, ८; ४, २, ४<sup>३</sup>; ८<sup>३</sup>; तैआ. ६, १२,  
 १; जै. १३५; सं. २, ८, १४; गो.  
 २, १, २; ४, ६; -णे श. २, ५, २,  
 ४२; ३, ८, १, ११; ४, २, ५, ३; का.  
 १, ५, १, ३७; -णेन श. ११, ६,  
 १, १०; जै. ३; -णेभ्यः जै.  
 ११५; -णैः शांआ. ४, १५; श.  
 १, १, १, २२.

तृणक- -म् जै. २०८.  
 तृण-जलायुका- -का श. १४, ७,  
 २, ४.  
 तृणो(-णSड)- -म् श. १४, ४,  
 २, २९; तां. ११, ५, २०.  
 रृत्तीय,या- -यः ऐ. ४, १५; ऐआ.  
 ५, ३, ३; शां. ११, २; १२, ८; २६,  
 ७; २७, ७; श. १, १, ३, ३; २, २,  
 ३, २५; ४, १, ५, १६; ५, २, ४, १३;  
 ११, २, ६, ४; ७, १०; २१; १२, २,  
 १, ३<sup>३</sup>; ४, १५<sup>३</sup>; १३, ५, ३, १०; १४,  
 १, २, २४; का. १, २, ३, २२; २,  
 १, ३, १; तां. १०, ५, १; २; ४; १७;  
 १४, २, २; २४, २०; १<sup>३</sup>; २५, १, १<sup>३</sup>;  
 २, १<sup>३</sup>; जैड. ४, १२, २, ३; आ.  
 २, २५, ९; सा. १, १, ८; १४; २,  
 ८; प. ३, ७; गो. १, १, ३६; ५,  
 २<sup>३</sup>; ४<sup>३</sup>; -यम् ऐ. १, २९; २, २५;  
 ३, ३४; ४, १६; ५, १, २<sup>३</sup>; १२, २०;  
 ६, २४<sup>३</sup>; ७, ५<sup>३</sup>; १५; ऐआ. २, ५,  
 १; शां. २, २; ६, ४<sup>३</sup>; ९, ३<sup>३</sup>; १२,  
 २; १६, ३; १९, ३; २०, ४<sup>३</sup>; २१,  
 ५; २२, ३<sup>३</sup>; ५; ६<sup>३</sup>; २५, ७; २६,  
 २; १२<sup>३</sup>; १६<sup>३</sup>; शांआ. १, ६; २, १;  
 श. १, १, १, ४; ५; २, ४, १<sup>३</sup>; १९;  
 ६, ३, २३; २, २, १, १६; ५, १, १८;  
 ३, १, ४, १७; २, १, १२; ३, २, २;  
 ७, १, २०; ९, ४, १; ४, २, ३, १७;  
 ३, ३, ९<sup>३</sup>; १४; ६, ३, ३; ८, १३; ५,  
 ४, ४, ११; ५, ५, ४; ६, १, ३, ९;  
 ५, १, ३; ७, ४, ३<sup>३</sup>; ५; ८, ६, ३, १९;  
 ९, १, २, ५; ३, १, २२; २३; १०, १,  
 २, १; ६, ५, ३<sup>३</sup>; ११, १, २, ७; २, १,  
 १; ३; ७, ७; ८; ११; २२; ५, ३, ४; ७;  
 १२, २, ४, ४; १३, ५, ४, ९; ७, १,  
 ५; १३, ३, १, ७; ७, १, ९; ८, १५, ९;

† अथवा ससकारमेव पदे लिखेत । तकारादित्वेऽपि वाहवृच्ची प्रसिद्धिः (ऋ. ८, ५२, २. द्र.) समर्थिका भवति । तच्च सकारलोपेन वा √तृ इत्यत्र हस्तापत्या वा निष्पादितं द्र. । सा. अपि द्वितीयकल्पस्य समीपतरो द्र. । संप्रसारणेन त्रितीयतोऽन्त्यलोपेन √तृपेर्वा निष्पित्तुः सा., अनाददृपितपदपाठतः 'त्रिभिः' इति पिपठितुः (मै. ३, ११, १०.) Sch. च न बह्नादरणीयो स्याताम् । § ←त्रिऽक्त्वा पा. वा. ६, १, ३७. । श. 'त्रिन्-' इत्येवं मुद्रितमुपलभ्यते । ‡ 'त्रि-' इति मुपा. स्वरः प्रामादिकः । || ←त्रिन्तीव पा. ५, २, ५५. द्र. ।

का. १, ४, ३, १५; २, १, १,  
२, १, १५; २, ११; तै. १, १, ६, ८;  
९, २; १०, २; ६, २, ६; ८, २, ५;  
५, १; २, १, २, ४; २, ४, ३; ३,  
२, ८, ११; ९, ६; ११, ८, १५; ६;  
तैआ. २, १५, १; ६, ६, १; तां.  
५, ६, १०; ६, ६, ८; ७, १, २; १०,  
५, ३; ९; ११; १२, १, ८; २, १, ७; ३,  
२, ६; १९; २१; ४, ४, ५, १; २; ४; ५;  
८; १४; ७, ३; १८, ९, १; २०, १४,  
२; ७; १५, ५; ६; १४; १६, ९; २१,  
९, ६; ८; जै. ६३; १४३; १४८;  
१६०; १९६; १९८; जैठ. १,  
११, १, १; ३, २, ४, ६; ३, १, ४;  
आ. १, १७; २२; ३५; १०७; १२५;  
१५५; १५८; १५९; १६८; १६९;  
२३५; २५९; ३१७; ३४२; ३४५;  
३५२; ३८१; ३८५; ३८६; ५१४;  
५८१; २, १९, ६; जैआ. १, २२;  
१५८; १५९; १६६; १६८; १६९;  
२३५; २५९; ३४२; ३५२; ३८१;  
४०२; ४६३; ४६९; ५५५; ५८१;  
२, ८, १; सा. १, २, ९; २, ३, ९;  
प. १, ५; ४, ६; गो. १, १, ३६;  
३९; २, १९; २०; ५, ४; २३; गो.  
२, ६, १५; -यचा शां. ५, ७; शा.  
८, ५, २, १५; १३, ५, ४, १३; १८;  
६, १, ३; जैठ. ३, ३, १, ७; गो.  
१, १, १९; २, १, २५; -यस्य  
ऐ. ५, १; २; १२; २०; शां. १३,  
२; १९, १०; २०, ४; २२, ३; ४;  
५; २४, ५; २६, १६; १७; तां.  
१०, ६, ३; ७, १; ८, १; ९, १; ११,  
१; १२, १, १; ३, ६; ५, १; १४; २१,  
९, १२; १५; १६; १०, ३; गो. २,  
६, ११; -यस्याम् शा. १, ४, ३,  
१३; ११, ५, ४, १२; तै. १, १, ३,  
१०; ३, २, १, १; -यस्यै तै. १, २,  
१, ६; ३, ७, ४, १; -या ऐ. ३,  
१८; ४; शां. १, १; २५, २;

शांआ. २, १; श. ५, ३, ५, २९;  
६, २, ३, ६; ८, ४, १, १; ५, २,  
७-१०; १५; ३, ५; ७, ४, १४; २१;  
९, ५, १, ३६; १०, १, १, ७; ५, ३;  
२, ५, ११; ४, ३, १६; ११, २, ७,  
६; १४, ६, १, ९; १२; तां. ३, ११,  
२; १६, ५, १६; २४, १०, २; जै.  
१३७; ष. २, २; गो. १, १, २५;  
-या: शा. २, ५, १, २; १२, ८,  
३, ३०; का. १, ४, ३, २; तै. २,  
६, ५, ७; ३, ११, २, १; जै. ७१;  
-याभ्याम् शा. ९, ५, २, ६; जै.  
१६२; -याम् ऐ. १, २३; शां.  
७, ४; श. १, ३, ४, ९; ७, १, १७;  
६, २, ३, ५; १०; ८, ३, १, १; २; ३;  
४; ९; २, ३, ८; ४, १५; ४, १, १;  
६, ३, १; ७, ४, १४; १०, १, ३, ६;  
४, ४; १२, ८, २, १०; ११; १३,  
३, ४, ५; ४, २, १२; १४, ९, ३, ३;  
तै. ३, ९, ११, ४; ११, ८, ३; ४;  
१०, १; १२, २, ९; ४, ७; जैठ. १,  
१८, १, ९; प. २, १; -याया:  
तां. ८, ७, १४; ष. २, २; -यायै  
शा. ८, ६, ३, १; -ये ऐ. ५, १;  
२; ६, १९; २८; शां. ३, २;  
२४, ५; ८; ९; २८, ५; ३०, ३; ४; ९;  
शा. १, ५, ४, १४; ८, ३, ६; ४, ५, ४,  
१३; ८, १; ६, ७, ४, ५; ८, ६, ३,  
१९; १०, २, ३, ५; १३, ४, ३, ७;  
१४, २, २, ४; ४५; ३, १, १; तै.  
१, २, २, ३; ३, १०, ५; ६, ८, ७, ९,  
४; ८, १, १; ६, ६; २, ७, ११,  
१; ३, ७, ९, ८; तैआ. २, १५, १;  
५, १२, १; १०, १, ४; तां. ९, ८, ५;  
१०, ७, २; २०, १५, ११; १३; १४;  
२१, ९, ९; सा. २, २, १; गो. २,  
६, १; ८; -येन ऐ. ४, १; ५,  
१; १२; २०; शां. ८, ९; २०, ४;  
२२, ५; ६; शांआ. २, १; श. २, १,  
४, २५; का. १, १, ४, २३; २, १, २,

१२; तै. ३, ७, १, ४; तैआ. ६, ३,  
१; ४, २; तां. १०, १२, १; २०,  
१६, १; २१, १, ३; ४; ५; ७; ८;  
९, ९; जै. २३; १४९; सा. २,  
८, ५; ३, २, ५; ७, २; -येषु तै.  
३, ७, ५, १; ११, २, १; गो. २, ६,  
१२; -यै: शा. १२, ८, ३, ३०;  
तै. २, ६, ५, ७; -यौ शा. ९, ३, १,  
१२.

तृतीय-  
-यम् शा. ३, ८, ४, ४;  
४, २, ३, ५; ६, ७, ३; का. २, २, २,  
१; तै. १, १, ६, १; ३, ५, २; ७, १,  
२; २, ३, ४, १; २; -ये शा. ४, ६,  
७, ३.

तृतीय-  
-द्वौ शां. १८, १२.  
तृतीय-  
-पदोदकं- म् शां. २२, ५.  
तृतीय-  
-पवमान- -ने ऐ. ३, १४;  
शां. २५, ११।

तृतीय-  
-प्रभृति- -तीनाम् सं. ३.  
तृतीय-  
-वर्ज- -म् ऐआ. ५, १, ६.  
तृतीय-  
-शस्(ः) जं. १३९।

तृतीय-  
-सवन्- -नम् ऐ. २, २४; ३९;  
३, २७; २८; २९; ३८; ४, ४; ६, २;  
४; १२; १५; १६; ८, १; ऐआ.  
५, ३, २; शां. ४, ४; १२, ६; ७;  
१४, १; ४; ५; १६, १; २; ३; ४;  
६, ८; १; ११; १८, ६; २३, ८; २४,  
२; २५, ११; १२; ३०, १; ३; ९;  
शा. १, ७, ३, १६; २, ४, ४, १३;  
४, १, १, १२; २, ५, २०; ३, २, ९;  
३, १९; ५, १; १३; १७; १९;  
२४; ४, १, ११; १८; २, ३; ५, ३, ५;  
५, ५, ३, ३; ९, ५, १, २७; ११, ५,  
९, ७; ७, २, ३; १२, २, ४, २-७; ८,  
२, १०; १३, ५, १, ११; १४, १, १,  
१५; १६; १७; का. १, ३, ४, ८; तै.  
१, ४, ५, २; ५, ११, ४; ३, ८, १२,  
२; तैआ. ५, १, ६; तां. ५, १०, ११;  
६, ३, ११; ७, ४, ६; ८, ३, ५; ६;  
४, १; ९; १०; ५, ६; १२; ९, ७, ७;

११, ५, १; १०, २; १२, ६, ३;  
 १३, ५, १; १४, ५, १; ११, १; १५,  
 ११, १; १६, १, ५; १७, २, ७; १८, ६,  
 ७; १९, २, ०, ६, १; २०, १; १४, १; २१,  
 ७, १; ८, १; १०, २; ३; ११, १;  
 २५, १, ४; जै. २, ३; ४७; ४८;  
 ६३; ८९; १०२; १०८; १३०;  
 १३३; १३९; १४१; १५३; जैड.  
 १, १२, ३, ४; ४, २, १, ८; १०; प.  
 १, ४; ४, १; गो. १, ४, ७; ८; ५,  
 ४; २, २, १६; २२; ४, ११; १५;  
 १६; १७; १८; ६, ६; ७; -नस्य  
 ऐ. २, ३२; ३, २९; ६, ११; १२;  
 ७, ३४; शां. १६, ४; श. १, ७,  
 ३, १६; १२, ८, २, १०; १४, २, २,  
 ७; तां. ८, ३, ५; ४, ५; ५, ६; ११;  
 जैड. १, १२, ३, ४; गो. २, २,  
 २२; ४, १८; -नाव ऐ. ४, ४;  
 शां. १४, ५; श. ४, १, २, २५; २६;  
 २, ५, १३; ३, ५, २; ८; २४; तै.  
 १, ४, ५, ३; ३, ८, १२, २; तां. ८,  
 ४, ५; ५, ११; ९, ७, ९; -नानि  
 शां. २४, ९; -नाय श. ४, ३,  
 ३, १९; ५, २४; तां. १९, ४, ४;  
 -ने ऐ. २, १३; २३; ३, १०; ११;  
 १२; १३; २८; २९; ३०; ४४;  
 ५०; ५, ३४; ६, २, ४; ५, ८; ९;  
 ११; १२; १३; १४; १५; २३;  
 २४; ३१; ७, ३४; शां. १२, ६;  
 ७; १३, २; १४, १; ३; ५; १६,  
 १; २; २१, ६; २५, १२; २८,  
 ९; ३०, १; श. ३, ६, २, १९;  
 ४, १, २, २५; २६; ३, २, ११; ४, १,  
 ३; १६; १८; २, ३; ७; ५, ९, १३;  
 १२, ३, ४, ५; १३, ७, १, ९; तै.  
 १, ३, ८, ५; ४, ५, ४; ७, ७; ५, ११,  
 ३; ८, १०, ३; २, ७, १, ३; तां.  
 १२, ११, ६; १३, ८; १५, ९, १५;  
 ११, १०; १७, ११, २; १८, ३, २;  
 ४, २; ७, ४; ११, ८; २४, १३, ४;

जै. १३३; १३९; जैड. १, ४,  
 २, ५; प. २, ७; गो. १, ५, १४;  
 २, २, १४; २२; ३, १०; २३; ४,  
 ५; १०; १८; ५, ८; ११; १४;  
 ६, ६; १६; -नेन शां. १८, ९;  
 श. १२, ३, ४, १; ८, २, १०; तां.  
 १०, ५, १७; जै. ४८; ८८; जैड.  
 ४, २, १, ७; गो. १, ५, ११;

तृतीयसवन-भाज(न→)ना- ना  
 ऐ. ३, १८.

तृतीयसवनीय-यान् जै. १८४.

✓तृद्, तर्द शां. २०, ४; तै. २, ५,  
 ४, २; तर्द: ऐ. ५, १८; ६, ११;  
 ऐआ. ५, १, १.

✓तृप्, तृप्यति शांआ. १०, १-७; श.  
 १०, ३, ५, १३; तै. १, ६, ९, १०;  
 २, १, ८, ३; २, ८, ३; ४; ४, ६, ६;  
 ३, १२, ५, ११; तैआ. ६, ५, ३;  
 तां. २, १६, ३; १६, ३, ९; जैड.  
 १, ७, २, ४; प. ४, ७; गो. १, २,  
 २२; ३, १४; तृप्यन्ति ऐ. २,  
 ३७; ३, २२; श. १४, ४, १, १९;  
 गो. १, २, २२; ३, १४; तातृप्:  
 तै. २, ६, १६, २; तृप्यतु ऐआ. ५,  
 ३, २; तै. ३, ७, ९, ५; ७;  
 तृप्यताम् तै. २, ४, ८, ४; तृप्यहि  
 तै. २, ४, ८, २; तृप्यतम् तै. ३,  
 ७, ५, १२; ८, ३; तृप्यत तै. १, ८,  
 ६, ४; तृप्याणि तै. २, ४, ६, ६;  
 तृप्याम् जै. १८२; अतृप्यत् तां.  
 १६, ३, ८; अतृप्यन् श. १३, ५,  
 ४, १८; तृप्यात् जै. १८२; अतृ-  
 पम् तै. २, ४, ६, ६.

तर्पयति ऐ. १, १०; ३, ५; शांआ.  
 १०, २-५; ६; ७; १०, १; श.  
 ४, ५, ६, ४; १२, ८, १, ८; तै. १,  
 ६, ९, १०; २, २, ८, ३; तर्पयति  
 श. १, ७, ३, २, ८; ११, ४, २, १६;  
 १७; ५, ६, ४-८; ७, ६-९; तै.  
 १, ४, १, २; २, १, ५, ११; ८, ३;

२, ८, ३; तैआ. २, १०, १; जैड.  
 १, ७, २, ४; गो. १, २, २२, २, ३,  
 १; तर्पयतः शांआ. १०, ५; श.  
 ११, ६, २, ६-१०; तर्पयन्ति ऐ.  
 ३, ५; ८, २, ४; शांआ. १०, ५;  
 ६; ७; श. ११, ५, ६, ४-८; ७,  
 ६-९; तै. २, १, ५, ११; तैआ.  
 २, १०, १; जैड. १, ७, २, ४;  
 तर्पयामि श. ११, ६, २, ४; तर्प-  
 याञ्चकार गो. २, ५, १०; तर्पयात्  
 जै. ७२; तर्पयन्तु श. १४, ९, ३,  
 २; तर्पयत श. ३, ९, ४, ७; तर्प-  
 यत श. ३, ९, ४, ७; तै. २, ४, ८,  
 ४; सं. २, ३, १५; तर्पयाणि तै.  
 १, ४, १, २; तर्पयेत् तै. २, १, ५,  
 १०; सा. २, २, १; तर्पयेयुः तै.  
 २, १, ५, १०; अतीतृपन्त श.  
 १२, ८, १, ८; तै. २, ६, ३, ३;  
 अतीतृपाम श. ४, ५, ६, ४.  
 तर्पयत्-न्ती-, तर्पयितवै, तर्पयि-  
 तव्य-, तर्पयित्वा, तार्प्य- गद्र.

तृपवां तै. २, ५, ८, ९.

तृपल-प्रभर्मन्-र्मा तैआ. १०,  
 १, ९.

तृप्त, प्ला- -प्तः शांआ. १०, २;  
 ३; ४; ५; ६; ७; ८; जैड. १, ७,  
 २, ३; गो. १, २, २२; -प्तम् ऐ.  
 १, २५; शांआ. १०, ४-७; जैड.  
 १, ७, २, ४; शां. १३, ४; -प्ता  
 शांआ. १०, २; ४; जैड. १, ७,  
 २, ४; -प्ताऽइव जैड. ३, ५, ७,  
 ४; -प्ताः शांआ. १०, ५; ६; ७;  
 श. ३, ९, २, १३; २४; ४, २, १,  
 ३२; ५, १, ५, २४; ११, ५, ६, ४-८,  
 ५, ७, ६-९; १४, ९, ३, २; तै. २,  
 १, ५, १०; तैआ. २, १०, १; तां.  
 १९, ३, २; जैड. १, ३, ४, ४; ७, २,  
 ४; -प्तान् गो. १, २, २२;  
 -प्तानि शांआ. १०, ५; -प्तायाम्  
 गो. १, २, २२; ३, १४; -प्तासः

तैआ. १, ९, ६; २७, २; -प्तासु  
गो. १, ३, १४; -प्ते शांआ. १०,  
५; श. १, ४, ४, २; गो. १, २,  
२२; ३, १४; -प्तेषु गो. १, २,  
२२; ३, १४.

तृप्ति- -प्तयः जै. १८२ -पितः  
शांआ. ११, ७; श. १, ७, ३, २८;  
४, २, १, ३३; १०, ३, ५, १३; तै.  
३, १०, १, ३; जैज. ३, ५, ७, ४;  
तैआ. ९, १०, २; -पितःऽइव शांआ.  
११, ८; -पितम् श. १, ७, ३, २८;  
१०, ३, ५, १४; ११, ६, २, ४; तै.  
२, ४, ६, ५; तां. १६, ३, ८; जैज.  
३, ५, ७, ४; य. ४, ७; -प्तीः जै.  
१८२.

तृप्- -म् श. १२, ५, १, १-३; २, २;  
-म्ऽइव श. १०, ४, १, १८.

तृभि- -भीन् तैआ. १, ११, ३.

√तृम्, तृम्प ऐ. ८, २०; तृम्पन्तु श.  
४, २, १, ३३.

तृपिन्(√तृप्)- -पीं तैआ. १, ११,  
६.

तृष्ण-जू- -जे शां २०, ४.

तृष्णा- -ष्णा तै. ३, १२, ९, ६; तैआ.  
४, २, २, १; -ष्णायाः श. १, ७,  
३, २८.

√तृह्, तृणेढि जै. १५१; अतृणहम्  
शांआ. ५, १.

तृह्व- -तीं श. १२, २, २, २; गो.  
१, ४, २०; २३७.

√तृत्तरति ऐ. २, ३४; ४, २०; ७, १२;  
शां. ११, ४; १४, २; श. १, ८, १,  
२२; ५, २, ४, १६; १३, ३, १, १;  
१४, ७, २, २७; तै. ३, १२, ३, ४;  
तैआ. १०, १, ११; तरति श. १,  
४, २, १२; १४, ७, २, २८;  
तां. १६, ७, ७; जै. ३२; १९५; सा.  
१, ७, १६; गो. २, ३, ११;

तरन्ति ऐ. ४, १३; शां. १७, ९;  
१९, १॥; श. १, ४, २, १२; तरन्ति  
श. १, ४, १, १४ तां. ४, ७, ६; ५,  
८, ६; १४, ५, १८; गो. १, ५,  
२५; २, ५, ३; तरामि तै. १, २,  
१, १५; ततार तै. ३, १, २, १;  
तरिष्यामः जै. १६८; तर श. ६,  
६, ३, ४; अतरत् तै. २, ८, ३, ८;  
अतरत् तै. २, ४, ६, १२; ७, ११;  
८, ३, ६; ७; तां. १६, ७, ७; जै.  
१९५; अतरन् श. १३, ३, १, १;  
तै. १, ५, २, ५; तरेयम् तै. १, २,  
१, ५; जै. १९५; तरेम ऐ. १,  
१३; तै. ३, १, १, ११; तरेम तै. ३,  
१, २, २; १२, ३, ४; जै. १९५; अता-  
रीत् तां. ७, ६, ४; अतारीः तै.  
२, ५, ४, ४; अतारिषम् श. ११,  
५, ३, ८; १२; अतारिषम् जै. ३२.  
तारयति तै. १, ७, ४, ४; गो. २,  
२, ५; तारयाञ्चक्रुः जै. २०४.  
तरणि-, तरत्-, तरध्वै, तार्यमाण-,  
तितीर्षमाण-, तीर्गं-, तीर्त्वा गद्व.

तेक्षिण्य(←तीक्ष्ण+इष्टन्)- -म् तै.  
१, ५, ३, २; ६, ६, २; तैआ. २,  
१३, १.

तेक्ष्णीयस्- -सा जै. २६.

तेजन्(√तिज्)- -म् ऐ. १, २५; ३,  
२६; तैआ. ६, १०, १; तां. २४,  
१३, ५.

तेजनी- -नी तै. ३, ८, १९, २;  
-नीम् श. १३, ८, ३, १२; -न्या  
तै. ३, ८, १९, १; -न्याः ऐ. १,  
११.

तेजमान- -नः श. ३, ६, ४, १४.

तेजस्- -जः ऐ. १, ३; ५; ८; २८; २,  
१; ४; ३, ३६; ४, २; ७, १३; २४;  
३२; ८, ४; ८; २०; ऐआ. १, १,  
३; २, २; २, ५, १; ५, ३, २; शां. १७,

१; ५; ९; २१, ४; शांआ. ३, ६; ४,  
६; १२; १३; ६, २; श. १, २, १,  
१३; ४, ७; २, २, २, १९; ३, १, ५;  
५, ३, २; ४, ३; ८; ३, ७, १, ८; ९,  
१, १९; ४, ६, ७, ११; ५, २, ३, ८;  
३, ५, ८; ६, ७, १, ४; ९; ७; ७, ४, १,  
३९; ४१; १०, २, ६, २; ६, ५, २;  
११, ३, १, १; ६, २, ३; १२, २, १,  
८; ७, १, २; २, १; ४; ३, १२;  
९, २, १०; १३, १, १, १; २, १,  
२; ६, ३; ४; ५; ६; ७; ९; १२;  
४, १, ७; ४, ७; ६, २, ११; १४;  
१४, ३, १, २८; ६, ७, २७; ९, ४,  
५; ६; का. १, १, २, १२; २, २,  
१४; १५; ३, १, २; ३, ७; ५, २, २;  
३, ३; २, १, ४, ११; २, २, ५; तै.  
१, २, ६, १; ३, ३, ३; ७; ४, ३; ५,  
१०, ३; ६, ३, ४; ५, ६; ७, ७, १;  
८, ४; ८, ९, १; २, १, ५, ५; ६, १, ३;  
४; ५, ४, ४; ६; ६, ५; ११, १; १४,  
१; २०, १; ७, १, ४; ७, ३; ९, २;  
३; ५; १८, ३; ८, ९, १; ३, १, ३, २;  
२, ९, १; २; ३, ४, २; ३; ४; ९, ३;  
७, ५, ५; ६, ६; ७, १३; १४, १; २;  
९, ४, ६; ७; ८; ५, २; ४; १०, १,  
२; ११, १, ३; १२, ५, ११; ७, ४;  
९, २; ४; तैआ. १, २, ४, २; ३, ११,  
८; ४, १, १; ५, ४; ८, ४; ४, २;  
५, १, ३; २, ४; १३; ३, २; ६;  
४, १; २; ६; ७, ८; ८, १२; १३;  
१०, २; ३; ११, ४; १०, १४, १;  
तां. २, १७, २; ४, २, ५; ८, ८, ९;  
१०; ८, ८, १०; ९, ६; ७; १०, २; ९,  
१०, २; १०, ५, ४; ५; १२, १०,  
१८; १२, ७; १४, ३, १६; ९, ३४;  
१५, १, ८; १०, ६; १६, १४, ५;  
१५, ७; १६, ६; १७, ५, ३; ६, ३;  
११, ९; १८, ७, २; १९, ५, ८;

† भा. इत्यस्य पदविभागो भाष्यं च चिन्त्ये । ‡ मुपा. स्वरश्चिन्त्यः । 'हृती' इति लक्षणानुसारी स्वरः सम्पद्यते । यत्तु M.w. इत्यनेन मु. पाठे स्वरसंक्रमणपद्धत्या 'ती (स्त्री. २)' निर्दिष्टं तन्न, विशेष्यस्य देवचक्रस्य क्वीवत्वात् । ७ 'हंहती' इति कालिमुपा. । ॥ चरन्ति' इति आन. मुपा. ।



७, ७<sup>३</sup>; ८, २, १०, ५<sup>३</sup>; ११, ६<sup>३</sup>; १७, ६; २०, १०, १<sup>३</sup>; २१, ३, ७; २५, ६, ३<sup>३</sup>; जै. ६<sup>३</sup>; ५१<sup>३</sup>; १२७<sup>३</sup>; १३१; १४५; १४८<sup>३</sup>; १८१; १८७; १८९; जैड. १, १४, २, १; २, २, १, १; ३, ५, १, १३; १६; आ. १; सा. १, १, २; मं. २, ४, ५; ६, १५; प. ३, ७; गो. १, १, १६; २, ९; २०; ३, १; २, १, २२; ५, ३<sup>३</sup>; ५<sup>३</sup>; ८; ६, ६; -जसः ऐ. ७, ३२; शांआ. ६, १०<sup>३</sup>; १८; श. ४, ६, ७, ११; १३, ४, ४, ७; १४, ६, ७, २७; तै. २, ७, ३, ३; ३, ८, २, १; ९, २०, १; ११, १, २; तैआ. ५, १, ४; ८, ६, १३; मं. २, ५, ११; -जसा ऐ. १, २८; २, ४; ४, २३; ५, २९<sup>३</sup>; ८, ४; ७<sup>३</sup>; श. २, ५, ४, ३; ४, ३, ४, २१; ५, ३, ५, ८; ४, ५; २; १८; ७, ४, १, ४१; ४३; ९, २, ३, ३४; ११, ४, ४, ११; ५, ४, ५; १२, ९, २, १०; १३, १, १, १; २, १, २; ६, ९; ६, २, ११; १४; १४, ३, १, २१<sup>३</sup>; का. १, ५, ३, ३; तै. १, १, ९, ६; ३, ३, ३; ५, ५, १; ३; ५; ७; ६, ३, ४; ६; ७, ६, १; ८, ३, ४; ८, ३, १; २, ५, ७, १; ६, ७, १; १९, १; ७, ७, ३; ९, ५; ३, ३, १, १; ४, ३; ९, २; ३<sup>३</sup>; ५, १२, २; ७, ५, २; ९, ४, ६; ७<sup>३</sup>; ५, १<sup>३</sup>; २; ११, ७, ४; ९, ८; १२, ९, ७; तैआ. २, १०, १; १९, १; ४, २१, १; ४१, १-६; ५, २, ५; १३; ३, २; ४, ५; ८, १२; १०, ३; ६, ३, २; १०, १, १; तां. १, ३, ५; ७, ३; ८, ८, ११; ९, १०, ३; १०, ५, ३; ५: १२, १२, ८; १९, ८, ३; जै. ३<sup>३</sup>; जैड. १, ६, २, ७; मं. २, ४, १४; प. ४, ७; गो. १, १, २२; ३, १; २, ५, ३; -जसि ऐ. ५, २९<sup>३</sup>; ऐआ. १, २, २; ३, ११,

१; ४; श. १४, ६, ७, २७: तै. ३, ११, १, ४; तां. ६, ६, ४<sup>३</sup>; २०, १०, १; जै. ६<sup>३</sup>; गो. २, १, २२; -जसी श. १३, २, ६, ४; तै. २, १, २, ९; ६, ७, ३; -जसे श. १४, ९, ३, ८; तै. २, ३, २, १; ६, १, ४; ५, २; ७, ७, ७; ३, १, ५, १०; ६, ४; ४, ९, १; ९, २२, २; तैआ. ६, १, ३; तां. १, २, ४; २, १७, २; ६, ५, ३; ६, १७; ११, १, ७; ५, २९; १४, १, १४; ६, ११; १५, ७, ८; ११, १६; मं. १, ७, ४; -जांसि श. ४, ५, ४, ५. तेजस्काम-मः ऐ. १, ५; २, १: २०; ४, २; ११; तैआ. १, २६, ६; तां. १४, ९, ३४; जै. १३१<sup>३</sup>; -मस्य तै. २, १, ५, ५; तैआ. ५, १०, २. तेजोर्वा- -वाः तैआ. १०, ६३. १. तेजोमय- -यः श. १४, ५, ५, १<sup>३</sup>-१४<sup>३</sup>; ७, २, ६. तेजोमा(त्र→)त्रा- -त्राः श. १४, ७, २, १. तेजोरस- -सु शां. ६, १०; ११. तेजस्वत्- -स्वत् ऐ. ५, २९; तै. २, ७, ७, ३<sup>३</sup>; तां. १०, ६, १; -स्वते तै. २, ७, ७, २; -स्वन्वस् तै. २, ७, ७, २; -स्वन्ति तां. २४, १८, ३; -स्वान् तै. २, ७, ७, ३; ३, १०, १, १. तेजस्वती- -ती ऐ. ५, २९. तेजस्विन्- -स्वि तै. १, ५, ३, १; २; ३<sup>३</sup>; ७, ५, ५; ३, ९, ९, ३; १०, १, २; तैआ. ८, १, १; -स्विनः श. १२, १, ३, २३; गो. १, ४, १३; -स्वी ऐ. १, ५; ८; २, १; ४, २; ऐआ. १, १, ३; श. ११, ६, २, ३; १४, ५, १, ४<sup>३</sup>; तै. १, ७, ८, ३; २, १, ५, ५; ३, १, ५, १०<sup>३</sup>; ७, १, २; ९, १९, ३; ११, १९, ८<sup>३</sup>

तैआ. ३, ७, ४<sup>३</sup>; ४, ६, २<sup>३</sup>; ५, ५, ३<sup>३</sup>; तां. २, ५, ४; ११, २; १७, ४; १४, ९, ३४; १५, १०, ६; जै. १३९; १४०; १४५; १५१; १८०; १८१; १८९; जैड. १, १४, २, ११; प. ३, ७. तेजस्विनी- -नी श. १४, ५, १, ४<sup>३</sup>; -नीः तै. १, ३, १, १<sup>३</sup>; तैआ. १, २४, २; -नीम् तै. १, ३, १, ४; ६. तेजस्वि-तम- -मः शांआ. ४, ६<sup>३</sup>. तेजस्वि-तर- -रः तै. ३, ९, ५, २; तैआ. १, २४, २. तेज(स्य←)स्या- -स्याः तै. १, ७, ५, ४; ८, ९, १. तेजिष्ठ(←तिग्म)- -ष्ठम् श. १, २, १, १३; ४, ७; का. २, १, ४, ११; २, २, ५; तां. २३, १६, ९; -ष्ठेन तै. ३, ३, १, १. तेतिजान- -नः श. ३, ६, ४, १४; तेदनी- -नीम् श. १, ९, २, ३५; -न्याः श. १३, ५, ३, ८. तैजसु(←तेजम्)- -सः श. १४, ५, ५, ५, ९; ७, २, १२. तैरश्च(←तिरश्चि,श्ची)॥- -म्जै १७५. तैरश्च्य- -श्च्यम् तां. १२, ६, ११; १२; -श्च्ये आ. १, ३४६<sup>३</sup>; -श्च्येन तां. १२, ६, १२<sup>३</sup>. तैल- -म् सा. १, ५, १५; २, ६, ९. तैला(←लडअ-)भ्यङ्ग- -ङ्गः शांआ. ११, ४. तैल्वक(←तिल्वक)- -कः प. ३, ८. तैप(←तिप्य)- -पस्य शां. १९, २<sup>३</sup>. तोक(√तुच्)- -कम् श. ७, ५, २, ३९<sup>३</sup>; -कम्-कम् गो. १, १, २८; -कस्य ऐ. १, २८; -काय तै. १, १, ७, १<sup>३</sup>; ८, ४; ५; २, ४, ८, ७; ८, २, ५; ३, ६, १०, ५; तैआ. १०, १, १६; मं. २, १, १३; -के ऐ. २, ७; तै. २,

† 'ते' इति IV. मुपा. एकत्र, अज मुपा. चोभयत्र स्वरचिन्त्यः । ‡ 'ते' इति मुपा. स्वरदिचिन्त्यः । तां. आ. पाठस्तु 'श्च्य' द्र. । † 'तिरश्चेः' इति जैआ. मुपा. गद्र. ।

४,३,७; ८,६,९; ३,६,६,४; मं.  
२,१,८.  
तोक-वत्- वत् ऐ. २, ४०; ४१;  
श. ११,४,३, १९; -वान् ऐ. २,  
४०; ४१.  
तोक-साति- -त्ता तै. १, २, १, १.  
तोकमन्- -कम ऐ. ८, १६; -कमभिः  
तै. २, ६, ४, १; ११, २; १०;  
-कमानि ऐ. ८, ५; ८; श. १२,  
७,२, ९; १०; ८,२,७; ९; ९,१,२.  
तोकम-कृत- -तानि ऐ. ८, १६.  
तौत्- -तः ई श. ३, ३, १, ११.  
तौत्र(√तुद्)-प्रजित,ता- -तया, -तेन  
श. १२, ४, १, १०.  
तोय- -येन तैआ. १०, १, १.  
तोशा- -शा गो. २, ३, १५.  
तौद्(←तुद् वा तौद्)- -दानि आ.  
१, ९७; -दे आ. जैआ. १, ९७.  
तौभ- -म् आ. १, २०७.  
तौरश्रवस्(←तुरश्रवस्)- -सम् आ.  
जैआ. १, २९८; -से तां. ९, ४, ९;  
१०; आ. २, १०, ५; जैआ. २,  
१८, ७.  
तौर्वश(←तुर्वश)- -शाः श. १३, ५,  
४, १६.  
त्मन्(←आत्मन्)- →त्मना श. ७,  
५, २, ३; तै. ३, ७, १३, १; ११,  
२, १; मं. १, ५, ३; त्मन्या तै. २,  
६, ८, ४.  
त्यडइति<sup>१</sup> जैड. ४, ८, ३, ६.  
√त्यज्, तित्याज ऐआ. ३, २, ४;  
शांआ. ८, ६; तैआ. १, ३, १; २,  
१५, १.  
त्यक्त्वा सा. १, ५, ११.  
त्यजस्- -सः शां. २६, १२.

त्याग- -गः मं. २, ४, ५; -गेन  
तैआ. १०, १०, ३.  
त्यद्||- →त्यद् ऐआ. ५, २, ५; शां.  
२४, ८; श. १४, ३, १, ३१; ६, ९,  
१० तै. १, ७, ४, २; २, ७, १३, २;  
३, ७, ९, ४; तैआ. ४, २१, १; ८, ६,  
१; त्यम् ऐ. १, १९; ४, २०; २९;  
३१; ५, १; ४; १२; १६; १८; २०;  
ऐआ. ५, ३, १; शां. २२, ८; २३,  
२; ८; २५, ३; ६; ८; २६, ९;  
शांआ. ३, ६; श. ३, ३, २, १२;  
४, ३, ४, ९; ६, २, २; १३, ५, १, ११;  
१४, ५, ३, १; ४; ८; तै. १, ८, ८, १;  
२, ४, ८, ७; ३, १, ३, ३; ७, ११, २;  
तैआ. १, १०, ३; ४, ११, ८;  
२०, ३; ५, ९, ११; तां. १३, ९,  
५; १५, ५, ४; १८, ८, १२; जै.  
१५३; १९८; २०९; सा. १, ७,  
१३; २, १, ५; ८, १; ३, ६, ९ मं.  
२, १, १६; प. ५, १; १२;  
त्यस्मिन् जै. १४८; त्यस्य श.  
श. १४, ४, १, २६; ५, ३, ५;  
९; जै. १५१; त्यस्याः जै. ४४;  
त्या तै. ३, ७, १०, ४; ५; त्याः  
म. १, २, १३; त्याश्च श. १, ४,  
५, १३; त्ये ऐ. १, २२; शां. २१,  
४; तां. १७, १०, ३; गो. २, ४,  
२; स्यः ऐ. १, २२; २८; ४, ३२;  
५, ८; शां. ८, ७; २०, ४ २१, ३;  
२२, ५; २३, ३; ८; २४, ५; २६,  
१२; श. ५, १, ५, १९; १३,  
२, ७, ५; ५, १, ११; तै. २, १, २, १;  
८, ७, ८; तां. १४, ५, २; जै. १३७;  
१९३; १९८; २०९; सा. ३, ३, ३;  
गो. २, १, २; स्या ऐ. १, २८;

३, ३६; ५, १८; शां. २६, ११;  
जै. १५१.  
त्युग्र- -ग्रः तैआ. १, १०, २.  
√त्रप्, अत्रप्स्यत् ऐआ. २, ४, ३.  
त्रप्- -षु तै. ३, १२, ६, ५; जैड. ३,  
४, ३, ३; गो. १, १, १४; -षुणा  
जैड. ३, ४, ३, ३.  
त्रय- -त्रि- अत्र.  
√त्रस्, त्रसति श. ३, १, २, १७.  
त्रस-दस्यु- -स्युः तां. २५, १६, ३;  
जैड. २, २, ४, ११.  
त्रासदस्यव- -त्रे आ. जैआ. १, ३७५.  
त्रात्(√त्रै)- -तः वं. १; -तम् आ.  
जैआ. १, ३३३; -ताः श. ४,  
१, २, १४; -तात् वं. १.  
त्रात्- -ता ऐ. ८, ११; शांआ. १, २;  
श. २, ३, ४, ३१; का. १, ४, १,  
२२; तै. ३, ६, १०, २; जै. ६२;  
१९०; -तारम् श. ४, ६, ४, ६;  
जै. ६२; सा. १, ३, ९; २, १, ५.  
त्रि-→तिसु- -सृणाम् श. १२,  
८, २, ११; -सृभिः ऐ. १, १२;  
३, २, ३; ४, ६; श. ३, ३, २, १३;  
४, ४, १, १५; ५, ३, ६; ६, १, ४, ५,  
५, ४, २८; ६, ३, ३, २५; ४, २, ५;  
७, २, ४, १८; २४, ५, १, ४; ८, ४, ३,  
४; ११, १, २, ८; १४, ६, १, ९; तै.  
१, ८, ६, ६; २, २, ६, १; तैआ. १,  
११, ८; तां. २, ४, १; ५, १; ३; ६,  
१; ७, १; ९, १; ११, १; २; १२,  
१; १३, १; १४, १; १५, १; १६,  
१; १७, १; २, १, १; २, १; ३,  
१; ४, १; ५, १; ६, १; ७, १; ८,  
१; ९, १; १०, १; ११, १; १२,  
१; १३, १; ४, १, ७; ५, ६, ४;

† भा. तु 'सात्' इति प्राति. निघान्तमाह । § =य. ४, २२; पपा. अनुसारि प्राति. द्र. 'तोते' तैसं  
१, २, ५, २ । 'तोते' 'तोतो' (←तव तव) इति अव्य. M. प्रभृ. साधु निर्दिष्टम् । समान एव स्थले मैसं. १, २, ४; का.  
२, ५, तु 'तव तव' इति पाठ उपलभ्यते । सा (श.), उ. म. च तममेवार्थमाहुः । पक्षान्तरे च 'तोक=पुत्र'  
इत्यप्याहुः । म सा. (तैसं), 'कलत्रं' इत्यप्याहुः । भा (तैसं). तु 'त्वद्वते' त्वया रक्षिते ग्रहे' इत्याह । √तु+तन्  
इति द. द्र. । ‡ 'तोपा' इति G. उपेक्ष्यः । § 'स्तौम-' इति जैआ. पाठः । ¶ 'आदित्य-' इत्यस्यान्तिममक्षरम् ।  
॥ विभक्तिस्वरप्रतिषेधो द्र. पा. ६, १, १८२ । φ =अत्युग्र- आदिलोपो द्र. भा. । ∫ चात्रम् आ. पाठः ।

९, ८, ५; १६, १६, ४; जै. ११९;  
 जैठ. १, १८, १, १०; ३, ३, २, १;  
 प. ३, २, ३; ५; ६; गो. २, ३,  
 २०; ४, ७, ५, ३; -सुभिःऽसुभिः  
 श. ७, २, ४, १५; २१; १२, ८,  
 १, ११; -सुभ्यः तां. २, १, १;  
 २, १; ३, १; ५, १; ६, १; ९, १; ११,  
 १; १२, १; १७, १; प. ३, २; ३;  
 ५; -सुषु ऐ. ३, १७; ऐआ. ५,  
 १, ५; २५, १३; तै. १, ६, ९, ७;  
 जै. १३७; गो. १, २, १५; -त्तः  
 ऐ. १, २, ३; २५; ३०; २, ४; १०;  
 १७; ३, २, ३; ४५; ६, १४; २६;  
 ७, १; ८, १०; ११; ऐआ. १, २,  
 २; २, १, १; ५, १, १; ६; २, २;  
 ३; ५; शां. १, १; ३, ८; ६, १५;  
 ८, ४; ८; १०, ३; ६; १५, ३; ४;  
 १६, ४; ११; १८, २; ३; २०, ४;  
 २२, ९; २५, ७; ८; २८, ५; शांआ.  
 २, ३; ५; ७; ८; शा. १, ५, ४, ९; १४;  
 ७, १, १७; ९, १, १७; २, १, ४, ५; २,  
 १, १४; ५, १, ४; ३, ३, ३, ४; ४, ४,  
 १७; ९, ४, १२; ७, ५, ८, १६; ५,  
 १, ५, २, १; ३, ५, २९; ५, ५, १७;  
 ६, ५, २, २, ३; ७, १, १, ३, ३, २, १९;  
 २, १, १४; १६; ३, २, ९; ८, ५,  
 ३, ५; ४, १२; ६, २, ६; १७;  
 ७, २, १७; ९, २, २, २; ३; ६;  
 ७; ३, ४०; ४१; ४८; ३, ३, ६; ४,  
 २, १४; ५, १, २२; १०, १, २, ९;  
 २, ५, ८; ४, २, ५; ५, ३; ५, ४, १५;  
 ११, १, २, ७; १२, ५, २, ३; ७, ३,  
 ६; १३, १, ५, ६; ३, ३, १; १०;  
 ४, २, ८; ११; १४; ३, ५; ४, १; ६, २,  
 ९; ८; ३, ९; १४, १, १, २८; ६, १,  
 ९; १०; १२; ९, ४, ११; का.  
 १, १, ४, ४; २, १, ९; ४, ३, ४; तै.  
 १, १, ९, ४; २, १, ८; ३, १०, ३, ४;  
 ५, ९, ४; ५; ६; ७, ६, ८; १०, ६; ८,  
 ५, ४; ५; २, ४, ५, ६; ६, १; ७, ४;  
 ८, ३; १०, ४; ११, ६; १२, ४; १४,

४; १७, ६; १८, ३; २०, ४; ८, १,  
 ६; ३, ३, ११, ३; ६, २, २; ३, ४;  
 १३, १; १४, २; ७, ४, ९; ८, २, १,  
 ४; ९, १, ४, ४; ११, ८, २; ३; ९,  
 ५; तैआ. १, १०, ३; २५, ३; २,  
 ८, १; ५, ९, १; ७, ५, १; तां. १, २,  
 १; २, १०, २; १७, २; ३, ४, ३;  
 १३, ३; ७, ४, ३; १२, ३, ६; ५, १;  
 १६, ६, ३; ७-९; २०, १२, २; २१.  
 ४, ५; १३, २; जै. १२१; १३०;  
 १३१; १४४; १५५; २०७; जैठ.  
 १, ६, ६, ७; १२, ३, १; १८, २, ५;  
 आ. २, २४, ६; सा. १, २, २; ४,  
 ४; सं. १; प. ३, २; गो. १, १,  
 ६; २७; ३, ५; १८; २१; ५, २१; २,  
 १, २६; २, ८; ३, २०; ६, १५;  
 -त्तःऽत्तः शां. ५, ७; श. ७,  
 ५, ८, १२; ७, २, २, १५; ११, ५, १,  
 १४; गो. २, १, २५;  
 ->त्रयः ऐ. १, ५; ३०; २, १७; १८;  
 ३, ७; ४, ९; १२; १८; २४; ५, १; ३;  
 १२; २०; २१; ३२; ७, १५; ३०; ऐआ  
 १, १. १: २: २, ३; ३, २; ८; ५, १; २,  
 ४, ३; ५, १, ५; २, ५; ३, २; शां. १,  
 १; ३, ८; ७, ११; १४; ८, ८; ११,  
 ६; १४, ५; १६, ११; २०, ४; २३,  
 २; शांआ. २, १७; श. १, २, ४,  
 २०; ३, ५, ११; १३; ५, ४, ९; १४;  
 ७, १, १७; २, १, ४, २५; ६, ३, ३;  
 ३, १, ३, ६; ४, ४, १७; ९, ३, ३, ३;  
 ३४; ७, ५, ३, ६; ४, १; ६, १, ४; ६,  
 १, १, ६; २, २, ३; ४, २, ५; ४, १, ३;  
 ५, २, २२; ७, ३, १६; ७, १, १,  
 ३४; २, १५; ४, १, ३१; ५, १, ९;  
 ११; ८, ४, १, १२; ४, ३, ४; ९, ४,  
 २, १०; ५, २, १२; १०, २, २, ५; ४,  
 ४; ५, ८; ४, २, २५; ११, १, २, ८;  
 ६, २५; ३१; २, १, ५; २, १, ६, ९;  
 १०; ११; ४, १, ११; ३, १९; ५, ४,  
 ११; १५; ८, १; ३; ६, ३, ४; १०;  
 १२, १, ४, २; २, २, ६; २१; ३, २,

१; ४, १, ४; ८, १, ९; ११; २, २६;  
 २७; ३२; ३३; ९, १, ७; ८; १३,  
 १, ७, ३; २, ८, ४; ४, ४, ५;  
 ११; ५, ४, २६; १४, १, १, २८;  
 ३, ३०; ४, ७; ३, १, २, १; ४, ३,  
 ११; १२; २४; ६, ९, १; २; ९;  
 का. १, १, ४, २, ३; ६, २, ३; तै. १,  
 १, ५, २; ७; ८, ६; ४, ६, ७; ५, ६,  
 ६; ६, ३, १; ७, ९, १; ६; १०, ६; ८,  
 ५, ३; २, १, ९, १; २, ३, ७; ६,  
 १; ३, १०, १; ६, ७, ४; ११, ६; ७,  
 ९, ५; ११, १; ३, २, ३, ६; ४, ६; ७,  
 ३; ३, ४, ४; ७, ३; ११; ९, २; ८,  
 १०, ३०; १६, ३; १७, २; २०, १;  
 ९, ३, २; ६, २; ९, ३; १६, ४; तैआ.  
 ५, २, ८; ३, ३; ६, १; ९, १; ४; १०,  
 १०, २; तां. ७, ४, ११; ५, ८; ९,  
 ७; ७, १, १; ३, २०; ७, ७; ८, १, ४;  
 १०, १, १०; ५, १; १३, ४, १७;  
 १४, ७, ९; १६, १६, ४; २०, ५, ३;  
 १५, २; २१, ४, ७; ५, १; १३, २;  
 २२, २, ३; १५, १; १८, १; २३,  
 १६, १; १७, २; २६, १; २८, १;  
 २७, १, १; ९; ३, १; ४, १; ५, १;  
 १४, १; १८, १; २०, १; २५, १,  
 १; २, १; ६, १; ३; जै. ३४;  
 ४८; ८८; ११०; ११६; ११८;  
 १२१; १२२; १३९; १५५; १६९;  
 २१२; जैठ. १, ६, ३, ५; ८, ३, ३;  
 ७; २, २, ३, ३; ४, ३; आ. १,  
 ४८५; ५२५; २, ४, ४; ७; जैआ.  
 १, ४८५; २, १४, ४; प. १, ३; २,  
 १; ३, १२; ७, ७; गो. १, १, २, ४;  
 २९; ३९; २, १६; ३, १०; १६; ५,  
 ३; ५; २, १, १; २, १३; ३, ३; ५,  
 ७; त्रयःऽत्रयः तै. १, ६, ८, ९; ३,  
 ९, ३, २; त्रयाणाम् ऐ. १, २२;  
 ३, ४६; ७, २९; शां. १८, ३;  
 तां. ८, १, ९; १४, ११, १९; जै.  
 ६२; १५९; जैठ. ३, २, ४, १०;  
 सा. ३, ९, ५; त्रयाणाम्ऽत्रयाणाम्

तै. ३, ९, ३, ३; त्रिमिः ऐ. ३,  
 ४६; छ, १८; सां. ६, ५; ११;  
 सा. १, ४, १, २३; छ, ३, २, ८; ६, ३,  
 १, २५; ४०; २, ५; १०; ४, ४, ५;  
 ११; ५, १, १२; ७, ३, १६; ८, २, ५;  
 ७, १, २, १७; ४, १, २, १; ५, १, ११;  
 ९, ४, २, ८; १०; ४, ७; १४; १०, २,  
 १, ११; १२, ८, १, ९; १३, २, ७, ६;  
 ३, ३, १; १४, ४, १, २, ४; का. १,  
 १, ४, १, ४; तै. १, १, ५, २; ३, २, ६,  
 ८, १; ७, ९, ५; ३, १०, ११, ३; ४;  
 १२, ९, १; तैआ. १, १०, ३; तां.  
 छ, ४, ११; ७, ३, २; ८, ४, ३; २१,  
 ४, ५; जै. १०२; सा. १, ५, १, ४;  
 सं. ३; गो. १, १, ६; २८; ३, २;  
 त्रिम्युः श. छ, २, ३, ६; ५, ८, १६;  
 प. २, १; त्रिपु ऐ. ८, ९; ऐआ.  
 १, ३, ४; श. ७, ४, १, २, ८; ८, ४,  
 १, ९; ७, ३, २, १; १०, ४, २, २६;  
 २९; १२, ५, २, ३; तै. १,  
 २, १, २३; ८, ६, १; २, ४,  
 ३, ४; ३, ११, ६, २; गो. १, १,  
 २६; त्रीं ऐ. ५, १; सां. २२, ४;  
 २६, १६; सा. ११, ६, ३, ४;  
 १४, ६, ९, १; २; तै. २, ७, १२,  
 २; त्रीणाम् श. २, ३, ४, ३७;  
 का. १, ४, १, २६; सा. २, १, ५;  
 त्रीणि ऐ. १, २५; २, १७; २, ४; ३,  
 २५; ४६; छ, ९; १२; १५; २८;  
 ५, ३२; ६, १९; ७, २; १७; ८,  
 ९; ऐआ. १, १, २; २, ३, ३; ४;  
 ३, १, २; २, १; २; ७, १, १; ३;  
 २, २, ५; सां. ३, २; छ, ११; ५,  
 ७; ६, १०; ११, ७; ८; १८, ३;  
 १९, ८; २७, ३; शांआ. २, २;  
 ३; ५; छ, ७; ७, ४; ८, १; २;  
 सा. १, १, ३, ३; ३, ५, ९; ६, ३, १;  
 २, १, २, २; ५, १, २, १; २, ४, ६; ४, २;  
 ३, १, ३, २०; ६, १, २, २; ८, ४, १;  
 ९, ३, ३, ३; छ, १, ३, १७; ३, २, ७;

११; ४, ४, ५; ६; ५, ८, १; ६, ३, ३;  
 ७, ५, ४, २; ५, १६; १८; ६, ३,  
 १, ११; ५, ४, ५; ८, १, ३, ५; ३, ३,  
 ८; ७, ३, २१; ९, १, १, ४३;  
 ३, १, १७; ३, १८; १०, २, ५, १५;  
 ६, १६; ४, २, २; ४; ३, ८; १३;  
 १९; ५, ४, ४; ५; ७; ८; १०;  
 १२; १४; ११, १, २, १०; ११;  
 ५, ५; ६, ३१; ५, २, १०; ५, ८, २;  
 ३; ४; १२, २, २, २१; ३, २, ३;  
 १३, १, ७, ४; ३, ३, १०; १४, १,  
 ३, ३; ३, १, २, १; ४, ३, १; ८; का.  
 १, १, २, १; ४, १, ४; ४, ३, १७; ५,  
 १, ३८; ३, २; २, १, ३, १; तै. १,  
 १, ५, १०; ६, ८; ५, ६, ६; १२, १;  
 ८, ६, ६; २, ४, ६, १; ७, १२, २; ८,  
 ८, ६; ३, २, १, २; ७, ३; ४; ७, ७,  
 ११; ९, ५; ८, १०, २; २१, ४;  
 १०, ९, १३; तैआ. १०, १, ४;  
 १०, २; तां. ७, ३, १९; ८, ४, १;  
 ९, १, २६; ३, ५; १२, १, २; १३,  
 ३२; १९, १, ४-७; २०, १५, ४;  
 १३; २१, १०, २-४; २४, ११,  
 १; १५, १; जै. १९; ३४; ४८;  
 ६४; ७७; ८९; १०१; १०२; १०८;  
 १४७; १६९; १८६; जैउ. १,  
 १, ७, ३; ४; ६, १, ६; ८; १२, २, ७;  
 १३, १, १; १७, ३, १४; ३, ३, २, ६;  
 ४, १, ६-८; छ, ३, १, १; आ.  
 १, ४; २१; ६१; ९७; १००; १०९;  
 १२०; १२४; १२५; १३३; १४२;  
 १५५; १६१; १६३; १६५; १६६;  
 २२७; २३७; २४६; २५०; २५१;  
 २५३; २५४; २५५; २६९; २७१;  
 २७२; २८८; ३१७; ३४३; ३७२;  
 ३७३; ३८५; ३८८-३९०;  
 ४०२; ४०६; ४११; ४१७; ४२७;  
 ४२८; ४३३; ४३८; ४६३;  
 ४७९-४८२; ४८७; ४९५;  
 ४९८; ५०३; ५१६; ५१८; ५३३-

५३६; ५४१; ५४६; ५४९; ५५०;  
 ५५५; ५५९; ५६२; ५६४; ५६९;  
 ५७६; ५८०; ५८१; ५८२; ५८४;  
 २, ४, १; ७, १; ९, ७; १०;  
 १४, १; १९, ६; २०, ७; जैआ.  
 १, ४; २१; ६१; ९७; १००; १०९;  
 १२०; १२४; १२५; १२२; १३३;  
 १४२; १५५; १५६; १५९; १६१;  
 १६३; १६६; २३७; २४६; २४८;  
 २५०; २५१; २५३; २५४; २५५;  
 २५९; २६९; २७१; २७२; २८८;  
 ३१७; ३४३; ३७२; ३७३, ३८८;  
 ४०६; ४११; ४१७; ४२८; ४३३;  
 ४४०; ४६३; ४७२; ४८०; ४८१;  
 ४८२; ४८७; ४९५; ४९८; ५०३;  
 ५१६; ५१७; ५१८; ५२३; ५३३;  
 ५३६; ५४१; ५४६; ५४९; ५५०;  
 ५५५; ५६२; ५६४; ५६९; ५७६;  
 ५७८; ५८०; ५८२; ५८४; २, २,  
 १; ३, ८; ९, १; १५, ६; १९, १; ७;  
 २३, १०; सं. ४; सं. १, २, ८; प. २,  
 १०; छ, ६; ७; गो. १, ४, २४;  
 ५, ५; २३; २, २, १०; ६, १;  
 त्रीणि त्रीणि श. ११, ५, २, ७;  
 तै. १, ६, ८, ९; त्रीं ऐ. १, २, ५;  
 २, १८; ६, १९; ८, २७; सां.  
 ३, ८; ६, १०; ८, ७; २४, १;  
 २५, १०; सा. १, ३, ३, १३; ३, ४,  
 ४, २६; २७; ५, १, १; २६; ३, १९;  
 छ, ५, ५, ६; ९; ५, २, १, २४; ५,  
 ४, २३; २, ४; २६; ७, २, ४, ६; ११;  
 ५, १, ९; ९, ४, ४, १३; ५, १, ३; ९;  
 १०, २, ३, १-१०; १२; १३;  
 १४; ४, २, ५; ११, ५, ८, २; ४; १२,  
 ८, १, ६; ९, ४, १, ५; १४, ३, १, २;  
 ८, १५, ९; तै. १, ६, ८, ८; २, ३,  
 १०, ३; ३, ३, ७, १; ७, ४, ९; १०,  
 २, १; ११, ४; तैआ. २, ११, १;  
 तां. २, ५, २; ७, ७, ७; १६, ४,  
 १२; १९, १, ४; जै. १४; ११६;

१५५; १८२; जै. २, २, ४, ३<sup>३</sup>;  
३, ४, १, ५; सा. १, २, १, १०; ३, १;  
६, ४; ७; ८; ७, ९; १२; २, १, ११;  
३, १, ४; ६, ६; ९, १; ष. १,  
५; गो. १, १, ६; ३१<sup>३</sup>; २, ६, १<sup>३</sup>;  
त्रीन्ऽत्रीन् श. ७, २, ४, ३; ८:  
१३, ८, ४, ३; तां. २१, १४, १०.

तिसृ-धन्व- -म् शां. ४, २; श. ११,  
१, ५, १०<sup>३</sup>; १४, १, १, ७; तै. १, ८,  
३, ४; २, ७, ९, २.

त्रयु- -यः श. ५, ५, ५, १२; -यम्  
ऐ. ६, १०; ऐआ. ३, २, १; ५, २,  
१; शां. १, ५; शांआ. ८, १; श.  
५, १, ५, १; ६, ५, १, ६; ३, ४; ८, १,  
३, ४; ९, २, १, १; १०, ५, २, ६;  
४, १२; १२, ३, ३, १४; १४,  
४, ४, १; ३<sup>३</sup>; ८, २, ४; जै. १२५;  
१७४<sup>३</sup>; १८२; जै. १, २, १,  
३, ४; १०; ३, ४, ५, २; गो.  
२, २, २०; -यस्य ऐआ. ३, २,  
१; २; शांआ. ८, १; श. ९, ५, २,  
२; जै. १, १, १, २; आ. १;  
-याः श. १, ३, ४, १२; ८, ३, ८;  
४, ३, ५, १; ५, ५, ४, २८, १२, ८  
३, २८; २९<sup>३</sup>; १४, १, ३, २, ४; ३१;  
२, २, ११; १४; ३५; ८, २, १<sup>३</sup>; का.  
१, ६, १, ६; तै. १, ८, ५, २; २, ६,  
५, ७; -या३ः तां. २०, १६, ६;  
-याणि श. ६, ७, ४, ४<sup>३</sup>; तै. १,  
८, ५, २; -यान् श. २, ६, १, १५;  
का. १, ६, १, २७; -येण श. ५,  
५, ५, १५; १०, ५, १, २; जै. १,  
१, १, १; २, १, १.

त्रयी- -यी ऐ. ५, ३, ३; श. १, १,  
४, ३; ४, ६, ७, १<sup>३</sup>; ६, १, १, १०<sup>३</sup>; ३,  
१, ११<sup>३</sup>; २०; ७, ५, २, ५, २; ८, ५,  
२, ४; २, ३, ३, १, ४<sup>३</sup>; ५, १, १८; १०,  
५, २, २<sup>३</sup>; १०, ८, १५, २; ९; का.  
२, १, ३, ८; तै. ३, १०, ११, ५<sup>३</sup>;  
तैआ. १०, १३, १; ६, ३, १; जै. १,

१, २, १, ५; ४, ४, १०; ५, १, २; ७,  
१, ५; २, ३, ३, ७; ३, ४, ४, ४,  
५, ४; -यीः श. २, ५, १, २:  
-यीभिः श. ९, १, २, २२; -यीम्  
शां. ६, १०; १२; श. ६, १, १, ८;  
७, ५, २, ५, २; १०, ४, २, २, २; २७:  
३०; तै. १, ४, ९, २; तैआ. २,  
११, १; जै. १५३<sup>३</sup>; जै. १, ७,  
१, ६; ३, ४, १, ९; -य्यः श. ९,  
१, २, २२; १३, २, १०, ३; का.  
१, ४, ३, २; -य्यः† तै. ३, ९,  
६, ५; -य्या ऐ. ५, ३, ३<sup>३</sup>; शां.  
६, १२<sup>३</sup>; श. २, ६, ४, २-७; ६,  
१, १, १०<sup>३</sup>; ३, १, १०<sup>३</sup>; ११, ५, ८,  
७; १२, ३, ३, २; का. १, ६, ४,  
३-८; तै. ३, १०, ११, ६; जै. १,  
१८, ३, २; ३, ४, ४, ४; ५, २; ५;  
गो. १, ५, २५; -य्याः का. १, ६,  
४, ६-८, -य्याम् श. १०, ४, २,  
२१; २२; जै. १, १४, ४, ३;  
-य्यै ऐ. ५, ३, २<sup>३</sup>; ८, ११; शां.  
६, १०; ११; १२; शांआ. ४, ६;  
श. २, ६, ४, ५; ५, ५, ५, ९; ११,  
५, ४, १८; ८, ४; जै. १५१;  
जै. ३, ४, १, ९; ५, ६.

त्रयःपञ्चाशत्- -म् श. १२, ३,  
५, १२<sup>३</sup>.

त्रयस्त्रिंशत्- -त् ऐ. १, १०; २,  
१८<sup>३</sup>; ३७; ३, २२; ६, २; शां.  
८, ६<sup>३</sup>; १०, ३<sup>३</sup>; १२, ६<sup>३</sup>; १४, २;  
१८, ५; श. ३, ५, १, ८; ४, ५, ७,  
२; ५, १, २, १३; ३, ४, २, ३; ६, २,  
२, ३, ६; ९, ३, ३, १९; १०, ५, ४,  
८; ११, ६, ३, ४, ५<sup>३</sup>; १२, २, २,  
७; ६, १, ३, ७; ७, १, १, ४<sup>३</sup>; ८, ३,  
१३<sup>३</sup>; २९; १४, ६, ९, २; ३<sup>३</sup>; तै.  
१, २, २, ५; ८, ७, १; २, ७, १, ३<sup>३</sup>;  
८, ८, १०; तां. ४, ४, ११; ५, १३;  
१०, १, १६; १२, १३, २, ४; १७,  
१, १७; ११, ३; २०, १५, १३; २२,

७, ४; २३, १९, ९; २४, १, १३<sup>३</sup>;  
४, ३; जै. ९०; १३९<sup>३</sup>; जैआ. २,  
५, ९; गो. २, २, १०; १३; -तः ऐ.  
६, २; -तम् शां. २०, ४; श. ४,  
५, ८, १<sup>३</sup>; -ता श. ८, ४, ३, १९;  
तां. ४, ४, ११; -ताऽ-ता तां. १७,  
१, १७.

त्रयस्त्रिंशच्छत- -म् ऐ. ८, २३.  
त्रयस्त्रिंशत्सम्मिमत-चतुस्त्रिंशत्स-  
म्मिमत- -न्ते आ. २, १८, ३.

त्रयस्त्रिंशदक्ष(र→)रा- -रा ऐ.  
१, ६; २, ३७; ३, २, २; शां. १४,  
२; १८, ५; श. १०, ५, ४, ८;  
-राः तां. १२, १३, २०; १५, १२,  
७; -रासु तां. ४, ८, १४; १५,  
१२, ६; -रे ऐ. १, १०<sup>३</sup>.

त्रयस्त्रिंशद्-देवता- -तासु तां. ४,  
८, १४.

त्रयस्त्रिंशति- -त्या ऐ. ६, २.

त्रयस्त्रिंशु(-त्, ति+ङ्ङ्) - -शः ऐ.  
५, १२; शां. १२, ६<sup>३</sup>; २६, १; श.  
८, ४, १, २२<sup>३</sup>; २, १२; ३, १९; ९,  
३, ३, ३; १२, २, ४, १, ४<sup>३</sup>; १३, ७, १,  
११; तै. ३, ७, ४, १२; तां. ३, ३, २<sup>३</sup>;  
४, २; ४, ५, १६; ८, १०; ६, २, ५;  
७; १३, ७, २; १६; १२, १६; १५,  
१२, २; ६; १९, १०, १०; २०,  
२, १; ३; ४; ३, १; ८, १; ९, १; ११,  
२; २१, ६, १; ९, १; १०, ४; २२,  
१४, १; २३, १९, ९; जै. १४५;  
१६८; गो. १, ५, ३<sup>३</sup>; २, २, १३;  
६, ११; -शम् शां. २३, ८; श.  
१२, ८, ३, २९; १३, ५,  
३, १०; ४, १०; १२; २०; ७, १, ११;  
तां. ३, ७, २<sup>३</sup>; २०, २, ३; ४; १४,  
१; २१, ७, १; ८, १; ११, १; १३,  
१; २२, ७, १; ४; २३, १९, १<sup>३</sup>; ९<sup>३</sup>;  
जै. ९०<sup>३</sup>; १४५; १५७<sup>३</sup>; गो. १,  
५, ३; २, ५, ७; -शस्य तां. ३,  
३, २; ५, १; ६, १; ७, २; १०, १,

१६<sup>३</sup>; ६, ६; -शा: श. १२, ८, ३, २९; १३, ५, ४, १६: १७; तै. २, ६, ५, ७; २३, १९, ३; -शात् श. ९, ३, ३, ३; तां. ४, ५, १६; १६, ५, २७; जै. १६८; -शानि तां. २५, ४, १; -शे तै. २, ६, १९, २; तां. २०, २, ४; -शेन ऐ. ८, १२; १७; श. ८, ४, २, १२<sup>३</sup>; तै. २, २, ४, ६; ७; तां. २५, ३, १<sup>३</sup>; गो. १, ५, २३; -शेषु तै. ३, ११, २, ४; -शै: जै. १६०; -शौ शां. २६, ७; श. ११, ६, ३, ५; १४, ६, ९, ३; तां. ६, २, ५; १९, १०, १०; १२; २३, ३, ५.  
 त्रयस्त्रिंशती- -श्रौ श. ४, ५, ७, २.  
 त्रयस्त्रिंशस्तोम- -मेन श. १३, ५, ४, १६.  
 त्रयस्त्रिंशत्(-शऽअ-)-न्त- -न्ता: श. १२, ३, १, ५  
 त्रयस्त्रिंशत्सम्भण- -ण: तां. २३, ३, १; ६, १; १६, १; २४, १८, १; २०, १<sup>३</sup>; २५, १, १; २, १.  
 त्रयस्त्रिंशत्शु- -शि तै. १, २, २, ४.  
 त्रयोदशन्- -श ऐ. १, १६; शां. ७, १०; १०, ६<sup>३</sup>; १४, ३; २७, ३; श. २, २, ३, २७<sup>३</sup>; ३, ६, ४, २४; ९, ३, ३४<sup>३</sup>; ४, ३, १, ५<sup>३</sup>; ५, ४, ५, २३<sup>३</sup>; ५, ५, १९<sup>३</sup>; ६, ६, ३, १६<sup>३</sup>; ७, १, २८<sup>३</sup>; ७, १, १, ३२<sup>३</sup>; ३३, २, ३, ९<sup>३</sup>; ८, ४, १, १७; २५; ६, ३, १२<sup>३</sup>; ९, १, १, १६; ३, ३, ९<sup>३</sup>; १०, २, ३, १५; ६, १; ११, २, १, ५; १२, २, ४, १३<sup>३</sup>; ३, २, २<sup>३</sup>; १३, ५, १, १५; ८, ३, ६; ७<sup>३</sup>; १४, १, ३, २८<sup>३</sup>; ३, २, १६<sup>३</sup>; का. १, २, ३, २३<sup>३</sup>; तै. १, ५, ४, १; तां. २३, १, २; २, ४; जै. १, २, ३, ६; गो. १, ५, ३; ५<sup>३</sup>; -शऽश श. १३, ५, १, १५; -शभ्य: तां. ३, ५, १; ६, १.

त्रयोदशन्- -शसु श. ९, ३, २, ८; १०, २, ५, १५; -शभि: श. ८, ४, ३, ९.  
 त्रयोदश-कपाल- -म् ऐ. ७, ९.  
 त्रयोदश-घ्रा श. १०, ४, २, १२.  
 त्रयोदश(-शऽक्)-र्च- -म् शां. ३०, ९.  
 त्रयोदशाक्षर- -म् तां. १२, १३; २९; जै. ७४.  
 त्रयोदशारत्नि- -त्ति: श. १३, १, २, २; तै. ३, ८, ३, ३; -त्तिम् श. ३, ६, ४, २४<sup>३</sup>; -त्ती३: तै. ३, ८, ३, ३.  
 त्रयोदश(-न्+डट्)- -श: ऐ. १, १२; शां. १, १; ५, ८; ७, १०; १९, २; २५, ११; श. ६, २, २, २९<sup>३</sup>; ८, ४, १, १९; ३, ९; ९, १, १, ४३; ३, ३, १८; १०, ५, ४, ५; ७; १०; १२; १४; १२, ८, २, ३१; १३, १, २, २; तै. ३, ८, ३, ३; तै. ५, ४, १०<sup>३</sup>; गो. २, १, २६; -शम् शां. १, १; ५, ८; १९, २; २५, ११<sup>३</sup>; श. ४, ३, १, २०<sup>३</sup>; १२, ८, २, ३१; १३, १, २, २; तै. ३, ८, ३, ३; तै. ५, ४, १०; तां. १०, ३, २<sup>३</sup>; २३, २, ३; गो. २, १, २६; -शस्य श. ६, २, २, २९; १२, २, १, ८<sup>३</sup>; -शा: तै. ३, ११, २, २; -शात् ऐ. १, १२; -शेषु तै. ३, ११, २, २.  
 त्रयोदशी- -शी श. १२, ३, २, २; तां. २३, ३, ३; -शीम् शां. ७, १०.  
 त्रयोविंशति- -त्ति: शां. २५, ८; श. १३, ६, १, २; तां. २३, १८, ३; ४; -त्या श. ८, ४, ३, १४.  
 त्रयोविंशति-घ्रा श. १०, ४, २, १६.  
 त्रयोविंश(-त्ति+डट्)- -श: श. ८,

४, १, १७<sup>३</sup>; ३, १४; -शा: तै. ३, ११, २, ३; -शेषु तै. ३, ११, २, ३.  
 त्रिंशत्- -त् ऐ. ३, ४१<sup>३</sup>; ४, १६; ८, ४; ऐ. १, १, २; ५, २, ४; शां. २४, ९; २५, ८; २७, ३<sup>३</sup>; श. २, १, ४, २९; ६, २, २, ३७; ७, १, २, १६; २, ४, २५; ९, १, ४, ३<sup>३</sup>; २, ३, ४७; ३, ३, १८; १०, ४, २, २३; २४; ३, १८; ५, ४, ५; ४, ७; ८; १०; १२; का. १, १, ४, २६; तै. १, ६, ३, ४; २, ४, २, ७; ७, १२, २; तां. १२, १०, ९; २३, २५, ३; ४; गो. १, ५, ६<sup>३</sup>; २३<sup>३</sup>; -त्तम् श. १२, ३, ५, १३<sup>३</sup>; १३, १, ७, ४; शां. १०, २, ३, ४; ११, १, २, १३<sup>३</sup>; तै. ३, ८, १०, ४; -त्ता श. ४, ४, १, १५; तै. २, ६, ८, १; तै. १, ११, ८; -त्ति ऐ. ५, २१; श. ४, ५, ८, १२; तां. २४, १, ९.  
 त्रिंशत्तम्- -मे श. १०, ४, २, २३<sup>३</sup>; २४<sup>३</sup>.  
 त्रिंशत्तमी- -मी श. ८, ५, ३, ८; ९, २, ३, ४७; -मीम् श. ८, ५, ३, ८.  
 त्रिंशत्-प्रक्र(म→)मा- -माम् श. १०, २, ३, ९.  
 त्रिंशदक्ष(र→)रा- -रा ऐ. ४, १६; ८, ४; श. ३, ५, १, ७; ७, २, ४, २५; ८, ५, ३, ८; १०, ५, ४, ८; १३, १, ७, ४; तै. १, ६, ३, ४; ३, ८, १०, ४; तां. १०, ३, १२.  
 त्रिंशद्विक्र(म→)मा- -मा श. ३, ५, १, ७.  
 त्रिंश(-न्+डट्)- -शम् तां. २५, १, १; २, १; -शा:, -शेषु तै. ३, ११, २, ४.  
 त्रिंशक- -का: तै. १, ३, २.  
 त्रिंशि(-शित्→)नी- -नी तां. २४,

१०,२;—न्वः ऐआ. १,२,२.  
 त्रि-ककुद्—दम् श. ३,१,३,१२.  
 त्रि-ककुम्—पू. श. ८, ५, २, ४<sup>३</sup>;  
 तां. ८,१,४<sup>३</sup>; २२,१४,६; ७.  
 त्रि-ककुक्—काः तां. १६, ३, ८;  
 —केभिः तैआ. ६, ५, ३; —केषु  
 ऐ. ४, ३; ऐआ. ५, १, १; शां.  
 २७, २; श. १३, ५, १, ९; तै. २,  
 ५, ४, २; ८, ३; सा. १, ७, २.  
 त्रि-कपाल—लः ऐ. १, १; श. ५,  
 २, ५, ४; तां. २१, १०, २, ३; —लम्  
 श. ५, २, ५, १; ४, ५, १, ६.  
 त्रि-कपालां—म् तै. १, ७, २, २;  
 ३, १, ५, ७.  
 त्रि-क(ग)र्त—र्तानाम् जै. १, ५, ६.  
 त्रि-काण्ड, षडा—ण्डः जै. २०, ७;  
 —ण्डा ऐ. ३, ३, ३<sup>३</sup>; —ण्डेन श.  
 २, १, २, ९; का. १, १, २, ६.  
 त्रिका(कडा)-द्य—द्ये आ. २, ७, १.  
 त्रि-खर्व—र्वाः तां. २, ८, ३.  
 त्रि-गुण—णे ऐआ. ५, १, ३.  
 त्रिच-त्रिच-शस्(ः) तृच-गद्ग. पद्ग. च  
 त्रि-चक्र—क्रः ऐ. ५, २; ऐआ. १, ५,  
 ३; शां. २२, ५<sup>३</sup>.  
 त्रि-चित्त—तम् श. ७, १, २, १, ५.  
 त्रि-च्छ(←छ)न्दस्—न्दाः ऐ. ३,  
 १, ७<sup>३</sup>; प. १, ३.  
 त्रि(त्रिडन)-णव—वः ऐ. ५, ६; श.  
 ८, ४, १, २०<sup>५</sup>; २, ९; १२, २, ४,  
 १३<sup>३</sup>; १३, ४, ४, १, ५, २, १०, ७, १,  
 १०; तां. ३, १, २, ६, २, ३; १०, २,  
 ५, १, ३, १, १२; ६, १, ६; १९, १०, ९;  
 १८, ३; २०, २, १, ३; ३, १, ८, १, ९,  
 १, १, २, २; २२, १, ४, १<sup>३</sup>; जै. १, ४, ५;  
 १, ६, ८; प. ३, ३-६; गो. १, ५,  
 ३<sup>३</sup>; —वम् शां. २, ३, ३; श. १, ३,  
 ४, ४, १, ७, १, १०; तां. २, १, १, २;  
 २०, २, १, ३; ३, १, ८, १<sup>३</sup>; ९, १<sup>३</sup>;  
 १, १, २; १, ४, १; २, १, ७, १; ८, १;  
 १०, ३; १, १, १<sup>३</sup>; १, ३, १<sup>३</sup>; २, ३, १, ९;

१<sup>३</sup>; जै. ९०; १, ४, ५; १, ५, ७<sup>३</sup>; १, ६, ८;  
 —वत्य तां. ३, १, ३; २, १; ६, २,  
 ३; १०, १, १, ३; ६, ५; —वाः जैड.  
 ३, १, ४, १०; —वानि श. १, ३, ५, ४,  
 २०; तां. २, १, ६, १; ९, १; —वे श.  
 १, २, २, ४, १, ३; तै. २, ६, १, ९, २;  
 तां. २, १, १, ३, १; गो. १, ५, ३;  
 —वेन ऐ. ८, १, २; १, ७; श. ८, ४,  
 २, ९; १, २, ३, १, ६; तै. २, २, ४, ६;  
 ७; तां. २, ५, ३, १<sup>३</sup>; ४, १; —वैः जै.  
 १, ६, ०; —वौ तां. १, ९, १०, ८; प.  
 ३, ८; ९.  
 त्रिगव-त्रयस्त्रिंश—शाभ्याम् श.  
 ८, १, २, ८<sup>३</sup>; ६, १, ८; —शौ श.  
 ५, ४, १, ७; ८, १, २, ८<sup>३</sup>; ६, १, ९;  
 गो. १, १, २, १.  
 त्रि-णि(←नि)धन—म् तां. ७, ३,  
 १, ७; १, ९; २, ०; २, १<sup>३</sup>; ९, १, १, ४; १, ३,  
 ३, २, १; २, १, २, ७; जै. २, ३; आ. १,  
 ५, १, ४; जैआ. २, १, ४, १.  
 त्रिणिधना(नडा)-यतन—तः,  
 —नम् तां. ९, १, १, ५.  
 त्रि-तु, ता—तः श. १, २, ३, २;  
 का. २, २, १, १, ५; १, ६; तै. १, ७,  
 ४, ४; ३, २, ८, १, १; ७, १, २, ५;  
 तैआ. २, ३, १; —ता दै. ३, १, ५;  
 —ताय श. १, २, ३, ५; का. २, २,  
 १, २, ०; —ते तै. ३, ७, १, २, ५; तैआ.  
 २, ३, १.  
 त्रि-दिव—वम् गो. १, ५, २, ५; —वे  
 जै. १, ०, २.  
 त्रि-देवत्य—त्यः तां. ९, १, २, ६.  
 त्रि-धा तैआ. १०, १०, २, ३; गो. १,  
 २, १, ६<sup>३</sup>.  
 त्रि-ध्रातु—तवः तै. २, ६, ७, ४;  
 १, १, ६; —तु ऐ. ५, १; २, ०; शां.  
 २, २, ४<sup>३</sup>; जै. १, ६, ४<sup>३</sup>; जैड. ४,  
 १, १, २, ६; ७; सा. २, २, ३; —तूनि  
 तै. २, ८, ५, ६.  
 त्रि-धातु—तुः तै. ३, ३, ७, १, १;

—तुः डइव श. ५, ५, ५, ६.  
 त्रि-नाभि—भि तैआ. ३, १, १, ९.  
 त्रि-निवित्क—म् ऐआ. १, ५, २<sup>३</sup>.  
 त्रि-पञ्चाशत्—तम् गो. १, ५, ६<sup>३</sup>.  
 त्रि-पद्—दात् तैआ. १, ८, ३.  
 त्रि-पाद्—त् तैआ. ३, १, २, २<sup>३</sup>;  
 गो. १, २, ९; ३, १; ५,  
 २, ५<sup>३</sup>.  
 त्रिपदा—दा ऐ. १, ६; तै. ३,  
 २, १, २; तैआ. २, ८, १; तां.  
 १, ०; ५, ४; —दाः तां. १, ५, १, २,  
 ७; १, ६, १, १, १, ०; —दाम् ऐ. १, १, ७;  
 प. ४, ५.  
 त्रिपदा—दाः श. ९, ३, १, १, ७;  
 १, ०, ५, ४, ८<sup>३</sup>; १, १, २, २, १.  
 त्रिपदी—दी श. १, ४, ८, १, ५, १, ०;  
 —दीम् श. ४, ५, २, १, २; —द्या  
 ऐ. ४, २, १<sup>३</sup>.  
 त्रि-पच्छस्(←पाद्+शस्) शां.  
 २, ५, ७<sup>३</sup>.  
 त्रि-पशु—शुः शां. १, ६, १, ०.  
 त्रि-पुत्र—त्रः जैड. २, २, ३, ३.  
 त्रि-पुर—म् ऐ. २, १, १<sup>३</sup>; श. ६, ३,  
 ३, २, ५<sup>३</sup>.  
 त्रि-पुरुष, प्रा—पम् ऐ. ८, ७; —पाम्  
 श. १, ०, २, ३, १, २.  
 त्रि-पुरुष—म् तै. १, ५, १, ०, १.  
 त्रि-पृष्ट—म् सा. १, ४, २, ०.  
 त्रि-प्लक्ष—क्षान् तां. २, ५, १, ३,  
 ४.  
 त्रि-भाक्—भाक् ऐ. २, २, ५.  
 त्रि-भृष्टि—ष्टिः, —ष्टिम् जै. ९, ०.  
 त्रि-मद्वत्(√मद्+मतुप्)—त् श.  
 ४, ३, २, १, १.  
 त्रि-महाव्रत—तः श. १, २, १, ३,  
 २, ३; गो. १, ४, १, ३; —तम् श.  
 १, २, १, ३, २, ३; गो. १, ४,  
 १, ३.  
 त्रि-युग—म् श. ७, २, ४, २, ६; तै.  
 ३, ७, ४, ९.

त्रि-रात्र(-त्रि+टच्)- -त्र:तै.३,१०,१,  
 ४;तां.१०,५,४;१७;१४,२,२;९,  
 २७;१६,८,२; १०,३;११,४;१७;  
 १७,१३,१२;२०,१४,८; १५,२;  
 १६,२;५;६;९; २१,३,१;४,६;  
 ७,२; प. ३,७; -त्रम् ऐआ. ५,  
 ३,३; शांआ. ९,८; १२,८; श.  
 १३, ४,१,१; तैआ. २, १६, १;  
 तां.१०,५,३;१०;११;१६,१०,३;  
 ११,१; २; ४;१७; २०, १४, ५;  
 सा. १,५,९;६,६;२,१,२; -त्रस्य  
 तां. १२,१,२;५,२४;१३,६,१४;  
 १६,१०,३; २०, १४,५;१६,७;  
 २१,७,४;-त्रा:तां.१०,५,१;-त्रे  
 श. ४, ५,८, १; तां. १२, ७, २;  
 १६,८,२;४; सा. ३,८,३; -त्रेग  
 जै. १५२; सा.२,५,६; -त्रौ तां.  
 १४,९,२७.  
 त्रिरात्रा(-त्रऽअ-)न्त- -न्ते श.  
 १४,९,४,१२.  
 त्रिरात्रा(-त्रऽआ-)यतन- -म् तां.  
 १६,११,१.  
 त्रिरात्रा(-त्रऽअ-)वर- -म् सा.  
 १,५,१३.  
 त्रिरात्रोपोषित(-त्रऽउप√वस्)-  
 -त: शांआ.१२,८; सा. २,६,१४;  
 ३,२,१;३,४;६,१२; गो. १, १,  
 २२.  
 त्रि-रूप,पा- -प: श. १३,४,२, ४;  
 -पा श. ४, ५, ८, २; -पा: तां.  
 २०,१५,१४.  
 त्रि-वृत्- -वृत् ऐ. ५,१;२;१२;१३;  
 २०; २१; ऐआ. १,५, ३; तां.  
 १०,६,३; -वान् ऐ. ५, १;२०;  
 शां. २२, ४.  
 त्रि-वृत्सु,त्सा- -त्स: श. ८, २, ४,  
 १४; तै. २, ६, १८,२; तां. १६,  
 १३, ९; १८, ९,२०; -त्सम् श.  
 ८,२,४, १४; तै. २, ६, १७,२;  
 -त्सा: श. ८,२,४,१४.  
 त्रि-चन्द्र- -र: तै. २,६,१०,५, ८,

७,७.  
 त्रि-वृत्सु- -य: तै. २, ६,१०,५;  
 १४,४.  
 त्रि-वृत्सु- -य: तैआ. २,५, २;  
 -यम् तै. २, ५,८,४;८,४,१.  
 त्रि-वर्ग- -र्ग: सा. १,४,१२; -र्गम्  
 सा. १,३,२.  
 त्रि-वितस्त- -म् तै. १, ५,१०,१.  
 त्रि-विघ- -म् शां. ९, ३; श. १२,  
 २,४,९.  
 त्रि-विघप- -म् जैउ. ३, ४, ५, ७;  
 गो. १,५,२५.  
 त्रि-विष्टि- -ष्टि ऐ. २,५; तै. ३,६,  
 ४,१.  
 त्रि-वीर्य- -म् तां. ८,१,७.  
 त्रि-वृत्(√वृत्)- -वृत् ऐ. ३, ४१;  
 ४३;४,२९;७,२४;८,४; ऐआ.  
 १,४,१;२,१,५;३,४;शां२,१;३,  
 २;५;१७,३; २२,१;२६,१; २८,  
 ५;२९,५; श. १,१,४,२३;२,५,  
 १४; ३, २,१८;३,१०;४,४,१४;  
 ३,२,१,१२;३,९;२,७;३,४,१७;  
 ६,१, २२;४, २१;७,१,२०;८,  
 ३,३;७;४,२,२,११;५,१,४,११;  
 २,२, १५;४,१,३;५,३,४; ६,१,  
 १,१४;३,१, २५;२७; ४०;२,५;  
 १०;४,४,५;११; ५,१, १२;३,२;  
 ५;७,१,७; १६; २,६;३,१६; ८,  
 २,५; ७, १,१,३३;२,१,१४; २,  
 २,३;१५; ४,३;६; ८;११; १५;  
 १८;२१;२४; ३,२,९; ४,१,३१;  
 ५, १,११; १०, १,२, ७; ८,१,  
 १,५;६;९;२, ३;६;९; ४,१,९;  
 २७; २,३; ४,४;६, १, ५;२,२;  
 ६;१७;९,१,२,२; २,२,२; ३;६;  
 ७;३,४०; ४५;४,२,८; १४;४,४,  
 ७;१०,२,१,११; १२,२,२, १२;  
 ४,९;३,१,१; ६; ८,२,२६; १३,  
 ५,३,१०;४,९;१०;२०; १४,  
 २,१,१४; ३,१, १९; २५; का.  
 २, १,३,२४; २,३, १२; तै. १,

२,६,२; ५,१०,४; ११,१; ६,३,  
 १; २,७,१,१; ३, २,३, ३;३,  
 ११,४;७,४,११;१०,६;११,९,५;  
 ६; तैआ.५,४,११;९, ६; तां. १,  
 १०,९; २,१५,३; १६, ४; १७,  
 २;३,६,३;५,१,२;३; ६,१,६;२,  
 २;३,१५; ८,७, १४; ९,३,४;८,  
 १५; १०,१,१; ३; १३; १५;२,  
 ५;५,४; ११,१,७; ५,२,९; १२,  
 ५,२;१३,१,१२; ६,१६; १६,१,  
 ४;४,१२;१३; ८,८; १३,२;१७,  
 ३,२; ५,४;६; ६,१; ३;१०, १;  
 १२,२;३; १९,१०,५;१४; ११,  
 २;३; १७,२;३; १८,२; २०, १,  
 १;६; २,१;३; ३,१; ४,१;५,  
 १;६,१;७,१; ८,१;९,१;१०,  
 १;११,२;१३,१; १४,१; २१,६,  
 १;७,१; ८,१;६; ९,१; १०,१;  
 ४;११,१; १२,१; १३, १; १४,  
 १;७;२२,२,१; ५,२;६; ७,१;८;  
 १४,१; १५,१; २३, ३,९;७,१;  
 ४; ५; ८, १; १९, १; ९; १०;  
 २४,३,४;१४,२; २५,१, १;६;  
 ७;२,१; ३,५;६, ३; ११, १;४;  
 जै. ९०;१२९; १३०; १३१;  
 १३५; १३९; १४०; १४५;  
 १५२; १५७; १६८; जैउ.  
 १,८,१,७;२,१; ११,१,१; ९;२,  
 १;३, १,४, ११; दै. ३,१६; प.  
 ३,३;४;५;८; ९; १०; गो. १,  
 ५,१;५,३; १५; २४; २,२, १४;  
 ४, ७; ६,१५; -त: ऐ. २, १७;  
 ३,४१;४,९;५,३; ७,२४; ऐआ.  
 १,१, २; २,३; ३,८; श. ६, ३,  
 १,२७; ५,३,३; ८,१,१,५; ७,  
 २,१७; तै. १, ५,१०,२;४; ३,  
 १२,९,८; तैआ. ५, १२,२; तां.  
 २,१,१,५; २,१;३,१; ९,८,१४;  
 १५; १०,१,१; ६,१; १७, ३,२;  
 २१,५,१; २२, १५,४; २४,१५,  
 ४;२५,१,१; १०;२,१; ६,१;३;



७, १; ८, १; १७, १; १८, १; ष. ३,  
२; ८; -तम् ऐ. ७, २, ३; शां. २२, १;  
श. ६, ३, ३, २४; ७, २, ६; ७, ३,  
२, १९; श. ८, १, १, ५; तै. २,  
२, ३, १; ३, २, ३, ३; ११, ९, ४;  
तां. २, ५, ३; ११, २; १६, २; ६, १,  
६; १६, ८, ८; १८, १०, ८; २०, २,  
३; २३, १९, ९; १०; जै. ८; ९०;  
१४५; सा. २, २, १; २; ३, ३; ४:  
५; ७, १२; ८, ५; ष. ३, १०; गो.  
१, १, १२; १७; ५, १६; -ता ऐ.  
३, ४२; ८, १२; १७; शां. ३, २;  
१७, ३; श. ३, ३, १, ५; ७, १,  
२०; ६, ४, ३, ७; ८, ४, २,  
३; ६, १, ५; तै. १, ५, १०, २;  
३; ४; २, ६, १९, १; ७, १४, १; ३,  
२, ७, ५; तां. २, १६, ४; ३, ६, ३;  
१७, ५, ३; १९, १०, १४; २०, १,  
५; ३, २; १०, १; २३, ३, ८; २४,  
३, ४; २५, ३, १; ५; ४, १;  
जै. १३१; १४०; -ति तां. २१,  
६, १; ९, १; -ती श. ६, ७, १,  
६; तां. २१, १३, १; -ते तां. १,  
१०, ९; -तौ शां. ३, ५; श. ८, ४,  
१, २७; तां. २, १७, २; १९, १०,  
४; २५, २, १; -न्निः श. ६, ७, १,  
१५; तै. १, २, १, ८; जै. ८८:  
१६०; -द्व्याम् जै. १३०;  
-न्ति तां. १६, २, ७; १९, १४,  
४; १५, ३; २०, ६, १; २२, ९, १;  
२४, ११, १; १५, १.  
त्रिवृच्छिरस- रः श. ९, ३, ३,  
१९.  
त्रिवृत्ता(न्+तल्)- -त्ता श. ६,  
१, २, १८.  
त्रिवृत्-त्रिणव- -वाम्याम् ष. ३,  
३, ५.  
त्रिवृत्-पञ्चदश- -शः जै. १३१:  
-शौ शां. २६, ७; तां. १४, १,

१३; १६, १, ६; १०, ५; २०, १३, २;  
जै. १३१.  
त्रिवृत्पञ्चदश-त्रिणव- -त्रैः ष.  
३, ४.  
त्रिवृत्-प्रत्ययां- -म् गो. २, ६,  
१५.  
त्रिवृत्-प्राय- -याः श. १२, ३,  
१, ५.  
त्रिवृत्-प्रायण,णा- -णा तां. २,  
१५, ३; -णाः श. १, ३, ५, ६; २,  
३, ४, १७; का. १, ४, १, १४.  
त्रिवृद्(न्+ञ्)-गिनष्टोम- -मः  
तां. १७, ११, १; १२, १; १३, १.  
त्रिवृद्(न्+ञ्)-द्वय(न→)ना-  
-ना तां. २, १५, ३; -नाः श. १,  
३, ५, ६; २, ३, ४, १७; का. १, ४,  
१, १४.  
त्रिवृद्(त्→)ती- -तीम्याम् श.  
८, ४, ४, ९; -तीम् श. ८, ४, ४, १;  
३; -स्याम् श. ८, ४, ४, २; ३;  
-स्यौ श. ८, ४, ४, ४.  
त्रि-वृत्त- -म् गो. १, ५, ३.  
त्रि-वेद- -दः, -द्वय जै. ३, ७,  
५, १.  
त्रि-शङ्ख- -ङ्खोः तै. ७, १०, १.  
त्रि-शाल- -म् तै. १, ५, १०, १.  
त्रि-शिरस- -सम् तां. १७, ५, १.  
त्रि-शीर्षन्- -र्षा श. १, ६, ३, १; ५,  
५, ४, २; -र्षागम् शां. ५, १;  
जै. १४०.  
त्रि-शीर्षन्- -र्षा तै. ३, ६, १३, १.  
त्रि-शुक्र- -क्रः तै. २, ७, १, २.  
त्रिशुक्रिय- -म् ष. २, १०.  
त्रि-शुक्- -क् श. १४, ३, १, ३१;  
तै. ३, ७, ९, ४, तै. ४, २, १, १.  
त्रि-शोक- -कः जै. १७६; २०३.  
त्रिशोक-नभाक- -कौ जै. १७६.  
त्रि-धेगि- -गिः ऐ. ३, ३९.  
त्रि-धंयु(←सम्+ङ्)-कृ, क्ता-

-काभिः श. १२, ९, ३, १२; १५;  
-क्तेन श. ५, २, ५, १; ५; ९; -क्तेषु  
श. ५, ३, १, ९.  
त्रि-ष(←स)त्य- -त्याः तै. ३, २,  
३, ८; ५, ८; १२, ५, १०; तै. २,  
१८, १; ष. १, १.  
त्रि-ष(←स अद्र.)न्धि- -न्धि वा.  
२, ६, १६; -न्धिः ऐ. १, २५;  
-न्धीनि श. ११, ५, २, ७.  
त्रि-ष(←स)मृद्- -म् ऐ. २, १६.  
त्रि-षवण(←सवन)- -गः जै. १६९;  
गो. १, ४, २४ -गम् तै. १,  
३२, १. त्रिसवन- अद्र.  
त्रि-ष्टुम्(√ष्टुम्)- -ष्टुक् तै. १, ७,  
६, ८; ९, २; २, ७, २; ३, ९, ८;  
-ष्टुप्, व् ऐ. १, ५; ६; २१;  
२८; २, २; १६; ३, १२; २५;  
२८; ४७; ४८; ४, ३; ११; २७;  
२८; ३१; ६, १२; १५; ७, २३; ८,  
२; ऐ. १, ३; ४; ५; १, २,  
१, ६; ३, ४; शां. ३, २; ५; ७, २;  
१०; ८, २; १०, २; ५; ११, २; १५,  
१; ३; १६, १; २; ४; ७; ११; १७,  
१; ९; १८, ५; ६; २०, ३; २२, २;  
२५, १; २९, १; ४; ३०, २; ११;  
शां. १, २; २, ४; ७; १६; श.  
१, ३, ५, ५; ७, २, १५; १६; ३,  
१७; २४; ८, २, १२; २, २, १, २०;  
३, ४, १, १०; ६, ४, २२; ७, १, १५;  
४, १, १, १०; २, ५, २०; ३, २, ७;  
८; ५, ३, १, १२; ४, १, ४;  
६, २, १, २४; ४, २, ६; ६, २,  
७; ७, २, १, १५; ४, १, ३४; ४२;  
५, २, २४; ८, १, १, ८; २, ४, ११;  
३, १, १२; ३, ६; ४, ११; ५, १, १०;  
११; ९, २, ३, ६; ३, १, १७; ४, ३, ७;  
५, १, ३२; ३३; १०, २, ३, २; ३,  
१, १; ७; ३, २, २; ५; ११, २, २, २;  
१२, ७, २, १८; १३, २, ५, ४; ६, ५;

† अथवा 'त्रिवृत्प्रति । अयम् ।' इति द्वे पदे स्याताम्, यद्वा 'प्रत्यहम्' इत्युत्तरपदम् । ‡ 'स्याः' इति मुपा. चिन्त्यः । § 'त्रि-सन्धि-' जै. वा. पाठः अद्र. ।

४,२, १३; ६,१, ४<sup>३</sup>; ५<sup>३</sup>; २, ४<sup>३</sup>;  
 ६<sup>३</sup>; १५<sup>३</sup>; १७<sup>३</sup>; १४, १, १, १७; का.  
 १, २, १, १२; तै. १, ५, १२, ४; ५;  
 २, ६, १८, ३; ३, ७, ६, २; ९, २, ४;  
 १२, १; ९, ६, ४; ४, ७; तैआ. ३,  
 ९, १; ६, ५, ३; तां. ४, ४, १०<sup>३</sup>;  
 ६, १, ८<sup>३</sup>; ३, १३; ७, ३, ८; ९, ८, ४,  
 ३; १०, ५, १३; १२, १, २; १४, १,  
 ५; ६; ५, १९<sup>३</sup>; ७, १०; १२, १०;  
 १८, ८, १३; १०, ७<sup>३</sup>; २०, १६, ८;  
 जै. १९; ८९<sup>३</sup>; ९५; १००; १०१<sup>३</sup>;  
 १०२<sup>३</sup>; १३३<sup>३</sup>; १६९; जैउ. १,  
 १७, ३, ३; १८, २, १; ४, २, १, ५;  
 दै. २, ८; ३, १४; ष. २, १; २;  
 ३; ३, ७<sup>३</sup>; गो. १, ५, १५; २, १,  
 १८; २, ९; ३, १०<sup>३</sup>; ४, १८; ५, ५;  
 -ष्टुप्सु ऐ. ३, १७; शां. २५,  
 ४; तां. २४, ११, ७; -ष्टुभिः  
 शां. १७, ९; २९, ३; श. ६, २,  
 १, २४; ७, २, १, १५; ४, १, ३४;  
 ९, २, ३, ६; तै. १, १, ९, ६; गो.  
 २, ५, ५; -ष्टुब्भ्याम् श. ६, ४,  
 २, ७; ७, ४, १, २१; ९, २, ३, १९;  
 -ष्टुभः ऐ. ३, १७; २५; ४, ६;  
 २७<sup>३</sup>; ५, ५; ६, ११; १२<sup>३</sup>; २१<sup>३</sup>;  
 ३२; ७, २३; शां. १०, १; ५; १६,  
 ११; १७, ९; १८, ३<sup>३</sup>; २१, ६; २२,  
 ७; २७, ३; २९, ३; ४; ३०, १; ११;  
 शांआ. १, २; श. ४, ३, २, ११;  
 ६, २, १, २४<sup>३</sup>; २, २, ५; १०; ७, ४,  
 ६<sup>३</sup>; ८, १, १, ८<sup>३</sup>; ६, २, ३; ७; ८; १०;  
 १०, ३, १, ७; १२, २, ४, ३; तै. ३,  
 ८, १२, १; तैआ. ५, ४, २; तां. ६,  
 ९, २५; ७, ४, ८; १०, ५, १३; ११,  
 ८, २; ५; १०, ५; ६; १२, ३, ७; ९,  
 ६<sup>३</sup>; ११, ७; १३, ३, ४; ५, ७; ९, ६;  
 ११, ७; १४, ३, २; ५; २, ३; ९, २;  
 ५; १५, ३, ४; १२, ७; १८, ८, १३;  
 जै. १०२; ष. २, ३; ३, ७<sup>३</sup>; गो.

१, ५, ४; २, ५, ५<sup>३</sup>; १०; ६, २<sup>३</sup>;  
 -ष्टुभम् ऐ. १, २८; ३, १२<sup>३</sup>; १३;  
 २१; २७; ४, ३; ४; ११; ५, १७;  
 ७, २४; ऐआ. १, २, २; ३, ५; ५, १;  
 शां. ९, २; ११, २; १५, २; १६,  
 १; २; १७, २; १८, ६; २२, २;  
 २६, १०; ३०, १<sup>३</sup>; ११<sup>३</sup>; श. १,  
 ७, ३, १९; ३, ४, १, १०; ८, १, १,  
 ८<sup>३</sup>; तै. १, ७, १०, ३; २, ६, १७,  
 ४; ३, ७, ७, ३; ८, १२, २; तैआ.  
 ५, १२, ३; तां. ७, ४, २; ८; ८, ४,  
 १; २०, २, ३; जै. ८; २४<sup>३</sup>; ८९;  
 ९५<sup>३</sup>; ९९; १०२; १३३<sup>३</sup>; जैउ.  
 १, ४, ४, ५; ष. २, १; गो. २, ३,  
 १०<sup>३</sup>; -ष्टुभा ऐ. ३, २२; ४,  
 ११<sup>३</sup>; ८, ६<sup>३</sup>; शां. ८, २; १४, ३;  
 १६, १; ४; १७, ४; १८, २; २६,  
 ७; २९, १; श. १, ७, २, १६;  
 ३, २४; ३, ७, १, १५<sup>३</sup>; ४, ३, ४,  
 १०; ६, ६, २, ७; ८, २, ९; ७, २,  
 २, ५; ३, १, ४६; ४, १, १४; ५, १,  
 ३०; २, २४; ८, ५, १, १०<sup>३</sup>;  
 ११<sup>३</sup>; ७, ३, १२; ११, २, २, २; ४, १,  
 १३; तै. १, ४, ४, ८; ७, ६, ८; ९,  
 २; २, ६, २०, ३; ३, २, ७, ५; तां.  
 ४, ४, ७; ८; जै. १४<sup>३</sup>; ८८; १३३<sup>३</sup>;  
 जैउ. ३, १, ४, ४<sup>३</sup>; गो. १, ३, ९;  
 २, ३, १२; ६, ११; -ष्टुभाम् तां.  
 १३, ३, ४; ९, ६; १४, ३, ५; ९, ५;  
 १५, ३, ४; आ. २, ३, ९; ष.  
 ३, ७<sup>३</sup>; दै. २, २; -ष्टुभिः शां.  
 १४, ३; श. १४, ३, १, ६<sup>३</sup>; तै. २,  
 २, ३, ७; तां. १८, १०, ६; सा.  
 १, १, १३; ष. १, ३; -ष्टुभेश. १,  
 ३, २, ९<sup>३</sup>; तै. ३, ७, ६, २; तां. ९, ४,  
 ६; -ष्टुभौ ऐ. १, ४; ५<sup>३</sup>; ९<sup>३</sup>; १७;  
 ३, १७; शां. ७, २<sup>३</sup>; १०; ८, २<sup>३</sup>; ९;  
 १८, ३; शांआ. २, ७; श. १, ७,  
 ३, १७<sup>३</sup>; १९; २, २, १, २०; ६, ३,

३, २१; ४, २, ६; १३, ४, २, १३;  
 का. १, २, १, १२.  
 त्रिष्टु(—भ्रुवा—)ष्ठत—तम् शांआ.  
 २, १६; —तानाम् शां. १८, ३.  
 त्रिष्टुप्—छन्दस्—न्दसः तां. १, ५,  
 १३; —न्दसम् श. ११, ५, ९, ७;  
 —न्दाः श. १२, ३, ४, ४; तै. १, १,  
 ९, ६; ४, २, ४; तां. १, ५, १२; जै. ८;  
 गो. १, ५, १३<sup>३</sup>.  
 त्रिष्टुप्—तृतीयसवन—नः शां.  
 २७, ७.  
 त्रिष्टुप्—प्रातःसवन—नः ऐ. ५,  
 १६<sup>३</sup>; १८<sup>३</sup>; २०<sup>३</sup>; शां २७, ७.  
 त्रिष्टुप्—सहस्र—म् एआ. २, ३, ५.  
 त्रिष्टुवा(—भ्रुवा—)घत(न→)ना—  
 ना गो. २, ६, १६.  
 त्रिष्टुवृ-जगती—तीभ्याम् श. १,  
 ३, २, १६; —तीनाम् ऐआ. १, ५, २;  
 ५, ३, १; —तीषु ऐआ. १, ५, २<sup>३</sup>;  
 तां. ४, ५, २३; —त्यः ऐआ. १, ५,  
 २; शां. २५, ३; ६; —त्योः शां.  
 २५, ३; ६; —त्यौ शां. २६, ८; तां.  
 ८, ४, २; गो. २, ३, ११.  
 त्रिष्टुभू-भा(ग→)गा—म् ष. २,  
 २.  
 त्रिष्टुभू-प्रथमिन्दिन—नः शां.  
 २७, ७.  
 त्रिष्टुभू-व(त्→)ती—तीभ्याम्  
 शां. ८, ७.  
 त्रि-ष्टोम(√स्तु)—मः तां. २२,  
 १७, १<sup>३</sup>.  
 त्रिस्(ः)ष्ट. ४७४ अद्र.  
 त्रि-सन्धिष—न्धिः जैआ. २, १६, १.  
 त्रि-सप्त—प्तासः तै. २, ५, २, ३.  
 त्रि-सवन—नः श. १२, २, २,  
 २१; त्रिपवण-द्र.  
 त्रि-सुपर्ण—म् तैआ. १०, ४८, १<sup>३</sup>;  
 ४९, १<sup>३</sup>; ५०, १<sup>३</sup>.  
 त्रि-स्थिन्(√स्था)†—नम् तै. ३, ४,

† सुपा. 'भ' इति नोपलभ्यते ॥ 'त्रि-' इति सुपा. स्वरदिचन्त्यः ष 'त्रिप-' आ. सुपा. गद्र. †-ष्टिन्'

१०, १.  
 त्रि-हविष्- -विः शां. ४, १४;  
 -विषम् श. १३, ३, ८, ६.  
 त्रि-होतृ- -ता तैआ. ३, ७, १.  
 त्रीड (← त्रिऽड्डा) - -म् तां. ९, ३,  
 १०; १२, ५, २४; १३, ६, १४.  
 ? त्रीणि (पष्टिशतानि) ऽ शां. १६,  
 ९.  
 त्री (त्रिऽइ-) न्द्रिय- -म् तां. ८, १, ७.  
 त्री (त्रिऽइ-) ष्कृ- -कः श. १०, ५,  
 २, २१.  
 त्रिस्रां ऐ. १, १३; १६; २८; २९;  
 ३०; २, २; ७; १६; १९; ३७; ३,  
 १९; ४, ११; ५, २१; २४; ८, ९;  
 ऐआ. १, १, २; ४; २, २; ३, ४; ५;  
 ८; ५, १, १; ३; ४; ६; शां. २, १;  
 ३, २; ७, १०; ८, १; २; ९, २;  
 ४; ६; १०, २; ३; ४; ६; ११, ५;  
 ६; १२, ३; १४, २; १७, ३; ९;  
 १८, २; १९, ३; ४; २२, २; २५,  
 ७; ८; शांआ. १, ६; ७; २, १;  
 १६; १७; ४, ७; ११; श. १, १,  
 ४, २३; २, २, ११; ४, २०; ३, २,  
 १८; ५, ६; १३; ४, ४, १५; ८, २,  
 ५; २, ३, ४, १७; २२; ४०; ६, १,  
 १५; २१; ३४; ४१; २, १२; १५;  
 ३, १७; ३, १, ४, १७; ३, १, ५; ३,  
 ८; ४, १७; ८, ३, ३; ७; ९, ४, १९;  
 ४, २, २, ११; ५, ५, ६; ९; ६, ९,  
 १२; ५, १, ५, ४; २, १, २४; २,  
 १५; ५, ४, १०; २२; ६, ३, ३, २४;  
 ७, २, २, १; ४, २, ६; ३, २, ९, १९;  
 ८, १, १, ४०; ४१; ३, ५; ९, १,  
 १, ४०; ४१; २, २; ६; ८;  
 ४०; ४१; ११, २, १, १; ४;  
 ७, ७; ५, १, १; ६, ३; १२,  
 ३, ४, १, ५, ८; १३, २, ८, ४;  
 ५, १, ९, १७; १४, १, ३, ३०-३२;  
 २, १, ७; १४; ३, १, २, ५; ९, ४, १८;

२०; २५; का. १, ४, १, १४; १७;  
 ६, १, ११; १४; २३; २७; ३, ८;  
 २, १, ३, २४; २५; २, १, ८; २, १२;  
 ३, ११; तै. १, १, ८, ६; ३, ७,  
 ८; १०, २-५; ४, ६, ७; ९, २; ६,  
 २, २; ८ ७; ९, १; २, १, ३, ४;  
 ९, १; ४, ३, ५; ५, ५, ४; ८, ३, ३;  
 ३, २, ३, ८; ४, ६; ५, ४; ५; ८; ११;  
 ८, ५; ३, ४, ४; ५; ७, ३; ४; ११; ७,  
 ६, २०; ९, ६, २; तैआ. २, ११,  
 १; १३, १; १६, १; १८, १; ३, १२,  
 ३; ४, २, ८, १; ५, २, ८; ४, २; ११;  
 १२; १३; ६, १; ९, ४; ६; तां. ६,  
 २, ३; ९, २, १४; ८, ९; १०, ४, ६;  
 ७; ९; २१, ३, ५; २३, १५, ३; जै.  
 ४८; ११४; ११६; १७९; जैड.  
 १, १४, ३, ६; ९; ३, २, ३, ९; १०;  
 ३, १, १; सा. १, ३, ७; ४, २१;  
 ५, ७; १५, २, ६, १०; १२; ३, ४;  
 घ. १, १; २, १; ३, १; गो. १,  
 १, १४; ३९; ३, ११; १२; १५;  
 ५, १; २, १, १; २४; ३, ११;  
 त्रिऽत्रिः शां. ८, ८; श. १, ३, २,  
 १८; ४, ४, १४; ८, २, ५.  
 त्रिऽप्रच्युत- -तस्य श. ३, ८, २, ३;  
 -ते श. ३, ८, ५, ८.  
 त्रिऽसप्त- -प्तानि श. ३, १, ३, २१.  
 त्रिऽसमृद्ध- -द्धम् शां. १२, २;  
 -द्धेन शां. ७, २; १२, २.  
 त्रिऽप्यमृद्धस्त्व- -स्त्वाय तै. ३, २,  
 ५, ३; २, ४, ६.  
 त्रिऽरेकादश- -शाः तै. ३, ७, ५,  
 १; -शाः तै. ३, ११, २, ४.  
 त्रिऽस्त्रयस्त्रिंश- -शाः तै. ३, ११,  
 २, ४.  
 त्रुटि- -भिः तैआ. १, ८, १.  
 त्रैणी (← त्रिऽएत) - -ण्यां तै. १, ५, ६,  
 ६. = त्र्येनी-अद्र.  
 त्रैता- -ता ऐ. ७, १५; -तायै तै. ३, ४,

१६, १.  
 त्रैघ्रा ऐ. २, २९; ३, २८; ४६; ऐआ.  
 २, ३, ४; शां. १३, ९; १९, ३;  
 शांआ. २, २; श. १, ६, ३, २२;  
 २, ५, १, १८; ६, ३, १; ३, ३, १,  
 १३; ५, ३, १३; २१; ८, ३, १८; ४,  
 ३; ४; ६, ७, ४, ४; १०, २, १, ९;  
 ४, १, ४; १५; ६, ५, ३; १३, १, ७,  
 २; १४, १, १, १५; का. १, ४, ३,  
 १५; ६, ३, १; तै. १, १, ५,  
 ८; ६, १; २, ६, ३; ६, ३, १; ७, १,  
 २; ८, २, ५; २, ६, १२, ४; ३, १,  
 २, ६; ३, ९, २; ८, १०, ४; तैआ.  
 ५, १, ६; तां. १८, ९, १; २०, १४,  
 ५; १५, ७; जै. १४; १४८;  
 १६०; १९६; घ. १, ५; गो. २,  
 १, ९; ३, ७.  
 त्रैघा-विहित्तु- -तः श. ३, १, ३,  
 २०; १०, ५, १, २; ३; ६, ५, ३;  
 १२, ८, २, २७; ९, १, ७; -तम्  
 श. ८, ५, ३, ३; १०, ५, १, ३;  
 १२, ९, १, ८; का. १, ४, ३, १५;  
 -ता श. ६, ५, ३, ४; ७, १, २,  
 २१.  
 त्रै, त्रायते श. १२, ७, १, १४; १४, ८,  
 १४, ४; त्रायते श. २, २, ४, ७; ४,  
 ३, ४, २४; २६; १४, ८, १५, ७;  
 का. १, २, ४, ६; तै. ३, २, १, ५;  
 जैड. ३, ७, १, ५; त्राति गो. १, १, २;  
 त्रायन्ते श. १०, ४, २, १८;  
 तत्रे श. १४, ८, १५, ७; तत्रे श.  
 १४, ८, १५, ७; त्रास्येथे श. १४,  
 १, १, २३; त्रास्यावहे श. १४,  
 १, १, २३; त्रायाति जै. १५१;  
 त्रायताम् तै. ३, ७, ७, २; सं. १,  
 १, ११; त्रायस्व श. ३, १, २, ७;  
 ६, ४, १०; ८, २, १२; तैआ. ४, ५,  
 २; ५, ६; ५, ४, ५; १०; सं. १, ६, ५;  
 त्रायेयाम् श. ३, ८, १, ५;

ऽ = त्रीणि शतानि पष्टिश्च (३६०) अथवा ष्यगेव पदे स्यातां 'पष्टिः' इति 'शतानि' इति च । † पा. ५, ४, १८; द्र. १.

अत्रायत ऐआ. २, २, १<sup>१</sup>; श. २, २,  
४, ७; का. १, २, ४, ६; अत्रायत  
श. २, २, ४, ९; का. १, २, ४, ७;  
जैउ. ३, ७, १, ४<sup>१</sup>; अत्रायन्त श.  
१२, ७, १, १४; तां. ५, ३, १०;  
अत्रासताम् श. ५, ५, ४, १२;  
अत्रास्महि श. १२, ७, १, १४ ब्रात-,  
ब्रातृ- गद.

त्रैककुट्ट (←त्रि-ककुट्ट) -म् श. ३,  
१, ३, १२<sup>१</sup>; तैआ. ६, १०, २.

त्रैककुम्भ (←त्रि-ककुम्भ) -भम् तां.  
४, २, १०; ८, १, ३; ४; १५, ६, ४;  
५; -भानि आ. जैआ. १, ३८९.

त्रैत (←त्रित) -तम् तां. १४, ११,  
२१; -तानि आ. जैआ. १, ३८४;  
४१७.

त्रैध (←त्रि-धा वा त्रेधा) -म् ऐआ.  
५, १, २.

त्रैधातवी (←त्रि-धातु) -वी श. ५,  
५, ५, ६; ११; १३, ६, २, १७.

त्रैधात्व-त्वस्य तां. १३, ३, १२.

त्रैपद (←त्रि-पद) -दे तां. १६,  
१३, १२.

त्रैयम्बक (←त्रियम्बक) -कैः गो. २,  
१, २५.

त्रैवणि (←त्रि-वण[र्ण]) -णिः श.  
१४, ५, ५, २१; ७, ३, २७<sup>१</sup>; -णेः  
श. १४, ५, ५, २१; ७, ३, २७<sup>१</sup>.

त्रैविद् (←त्रि-विद्या) -दाः तै. १,  
२, १, २६.

त्रैविध्य (←त्रि-विध) -ध्याय शां.  
२, १.

त्रैवृष्ण (←त्रि-वृषन्) -ष्णस्य जै.  
१८०.

त्रैशोक (←त्रि-शोक) -कम् तां. ८,  
१, ८; ९; १२; १२, १०, २०; १८,  
११, १०; २१, ९, १२; आ. जैआ.  
१, ३७०; -केन तां. १२, १०,  
२२.

त्रैष्टुम्भ (←त्रिष्टुम्भ) -भः ऐ. १,

२८; ७, २३; ८, २; ऐआ. १, २, २;  
शां. ३, २; ८, ७; ९; १४, ३; २२,  
७<sup>१</sup>; २५, १; २; ४; शांआ. १, २<sup>१</sup>;  
श. ३, ३, २, ६; ७, ४, १, १४; २१;  
४२; ८, ५, १, ११; ७, ३, १२; ९, २,  
३, १९; ४, ३, ७; ५, १, ३३; तैआ.  
४, ८, ४; ५, ७, ५; तां. ५, १, १४<sup>१</sup>;  
जै. १३३; गो. २, १, १८; -भम्  
ऐ. १, २१<sup>१</sup>; ३, १२; १७; ४७; ४८;  
४, ९; ३१; ५, ४; ५; ६; ८; १२; १३;  
१६<sup>१</sup>; १७; १८<sup>१</sup>; १९; २०<sup>१</sup>; २१;  
६, ११; १५; ऐआ. १, १, ३; शां.  
१४, ३; १५, १<sup>१</sup>; ३; २५, ३; ५; ६<sup>१</sup>;  
८; २९, २<sup>१</sup>; शांआ. १, २; ११, ७;  
श. ४, १, १, १०; ३, २, ८; ५, ३, ५;  
६, ३, १, ३८; ७, २, १४<sup>१</sup>; ८, ३, ४,  
११; ५, १, १०; ११, ५, ९, ७; १४,  
२, १, १६; तै. १, ८, १०, ३; ३,  
८, १२, १; तैआ. ४, ५, ७; ५, ४,  
११; तां. ५, १, १४; ६, ३, ११;  
७, ४, ६; ११, ६, ३; ८, २; ५; १०,  
५; ६; १३, ४, १०; १४, ३, २; ९,  
३; १५, ७, १; १८, ११, ८; २०,  
१६, ५; २१, ९, ८; जै. ८९; १८२;  
जैउ. ४, २, १, ५; प. १, ४<sup>१</sup>; गो.  
१, १, १८; २९; २, २४; ५, १७; २,  
४, ४; १८; -भस्य तां. १०, ६,  
२; -भाः शां. ८, २; १०, २;  
२६, १५; तै. ३, ९, २, ४; -भात्  
ऐ. ३, १२; शां. १४, ३; तां. १२, ९,  
२४; १३, ३, २६; ९, २९; -भानाम्  
शां. २६, १२<sup>१</sup>; १६<sup>१</sup>; -भानि  
ऐ. ४, २१; ५, १६-२१; शांआ.  
२, १; गो. २, ४, ४; १८; -ष्टुम्भे  
शां. ८, ६; १४, ३; १८, ३; २२, ४;  
२५, ३; शांआ. १, ३; श. ८, ३,  
४, १५; तैआ. ४, ११, १; -भन  
ऐ. ८, १२; १७; ऐआ. ५, १, ४<sup>१</sup>;  
शांआ. १, ७; २, १<sup>१</sup>; ११, ८; श.  
१, २, ५, ६; ९, ३, १०; १२; ३, ४,

१, २३; ६, ३, १, ३८<sup>१</sup>; ५, २, ४<sup>१</sup>;  
४, १७; ७, ५, २, ६१; १३, २, ६,  
५; १४, २, १, १६; का. २, २, ३,  
६; तै. २, ७, १५, ५; ३, ९, ४, ७;  
तैआ. ४, २, ६; ३, ३; ६, १; ५, ५,  
१<sup>१</sup>; तां. १, २, ७; ६, ६, ७; जै.  
८८; गो. १, ५, १३<sup>१</sup>; २५; -भेषु  
शां. २४, ८; -भौ शां. १५, १.  
त्रैष्टुम्भ-जागत-तः तां. ४, ६,  
२३<sup>१</sup>; -ते शां. २६, ९.

त्रैस्वर्योदात्त (←त्रिऽस्वरोदात्त)-  
-त्तः गो. १, १, २५.

त्र्य (त्रिऽअ-)क्षर, रा-रः तां. २,  
१०, २; १७, २; २०, १४, ८; -रम्  
ऐ. ५, ३<sup>१</sup>; ऐआ. १, ३, ४; श.  
६, ३, १, ४३<sup>१</sup>; १४, ८, ४, १; ६, २;  
तां. १०, ५, १०; २०, १४, ८; १५,  
२; जैउ. १, ४, ३, २; गो. २, ३,  
१०; -रा ऐ. ३, २५; २८<sup>१</sup>; तां. ८, ४,  
१; जै. १०२; -राः तां. १२,  
१३, २१; -रेण ऐ. ३, १२; ५, ३;  
तां. १२, १३, २९; जै. ७४; गो.  
२, ३, १०.

त्र्य (त्रिऽअ-)ङ्ग-ङ्गाणि श. ३, ८,  
३, २९<sup>१</sup>; -ङ्गेषु श. ३, ८, ३, १८.  
त्र्यङ्ग्य, हुग्या-ङ्ग्यस्य श. ३,  
८, ३, १९; -ङ्ग्यायै श. ३, ८, ३,  
१९.

त्र्य (त्रिऽअ-)कुल, ला-लम् श. ३,  
३, २, ४; १४, १, २, १७; -ला श.  
१, २, ५, ९; का. २, २, ३, ८; -लाम्  
श. १, २, ५, ९; का. २, २, ३, ८;  
-ले श. १, २, ५, ९; का. २, २,  
३, ८.

त्र्य (त्रिऽअ-)नीक-कः ऐ. ३, ३९<sup>१</sup>.

त्र्य (त्रिऽअ-)म्बक-कम् श. २, ६,  
२, ११; १२; १४; का. १, ६, २, ६;  
७<sup>१</sup>; तै. १, ६, १०, ५; -काः श.  
२, ६, २, ९; का. १, ६, २, ५; -कैः  
शां. ५, ७; श. २, ६, २, १; का. १, ६,

२, १; तै. १, ४, १०, ९; ६, ८, १; १०, ५.  
 त्र्य(त्रिऽअ-)-रत्नि- -त्निः शां. १०, १; श. १, २, ५, १४; ११, ७, ४, १; का. २, २, ३, १२; -त्निम् श. ११, ७, ४, १.  
 त्र्य(त्रिऽअ-)-रुग- -णस्य तां. १३, ३, १२; जै. १८०.  
 त्र्यु(त्रिऽअ-)-वि- -वयः श. ८, २, ४, ११; -विः श. ८, २, ४, ११; तै. २, ६, १८, १; -विम् श. ८, २, ४, ११; तै. २, ६, १७, १.  
 त्र्यह(←त्रिऽअहृ-)-हः ऐ. ४, १५; २५; ५, ३; ४; १६; १७; १८; १९; २०; २१; शां. २२, १; २; ३; ७; ८; २३, १; ६; ७; २६, १०; १३; १७; २७, ७; २९, ५; श. ४, ५, ९, १; १२, २, २, १२; तां. १४, ९, ४; २२, २, ३; ८, ३; १३, २; २३, ४, १; ३; ७, १; ६; ८, १; ९, १; ३; १७, १; २३, १; २४, ४, १; ९, १; १९, १; २५, १, २, १; ६; गो. १, ५, १; -हम् ऐ. ५, २; शां. २४, ३; श. १४, ९, ४, १२; तां. ४, १, ९; सा. १, २, ३; गो. १, ४, ९; १०; -हस्य ऐ. ५, ४-६; ८, १२; १३; १६-२१; शां. २४, ९; -हाः ऐ. ४, २४; २५; -हे शां. २९, ५; श. ४, ५, ४, १३; १४; ११, ५, ४, ११; तै. १, १, ९, १०; -हेण शां. २१, १; -हैः ऐ. ५, २; ४; १०; १५; १६; गो. २, ६, १०.  
 त्र्यह-मुख- -खेषु जै. १६८.  
 त्र्यह-रूप- -पेण शां. २४, ५; २६, ८.  
 त्र्या(त्रिऽआ-)-युप- -म् जै. ४, ३, १, १; मं. १, ६, ८.  
 त्र्या(त्रिऽआ-)-लिखि(त→)त्ता- -त्ता श. ६, ५, ३, २; ४; -त्ताः श.

६, ५, ३, ३; ५.  
 त्र्यालिखितु-व(त्→)ती- -त्यः श. ८, ७, २, १७.  
 त्र्या(त्रिऽआ-)-वृत्- -वृत् श. १२, २, २, १२; तै. २, १, ३, ४; ३, २, ५, ४; ५; ११; ८, ५; ३, ४, ५; ७, ३; ४; तैआ. ५, ४, २; ११; तां. ७, १, १; १०, ४, ६; ९; जै. ३, ३, १, ५; -वृत्तः श. १३, १, ७, २; तै. ३, ८, १०, ४; ९, ३, ३.  
 त्र्यावृत्ति- -त्तिः गो. १, ५, १.  
 त्र्यु(त्रिऽउ-)-दय- -यः शां. २४, १.  
 त्र्यु(त्रिऽउ-)-द्धि- -द्धिम् तैआ. ५, ३, ३.  
 त्र्यै(त्रिऽएत→)नी- -नी श. २, ६, ४, ५; ६; ७.  
 त्वच्- →त्वक् ऐ. २, ९; ११; १४; ६, २९; ऐआ. १, ४, १; २, १, ६; ४, १; श. १, १, ४, ५; २, १, १४; १५; ३, ८; ३, १, २, १३; ३, ७; ३, ४, १; ४, ३, ४, २; ३; ६, १, २, १७; ५, २, १, ६; ७, ५, २, ३५; ४३; ८, १, ४, ५; १०, १, ३, ४; ४, ७; २, ३, ५; ४, १, १७; ५, ४, १२; १२, २, ४, ९; ८, ३, ३; ९, १, २; १४, ५, ४, ११; ६, २, ९; ७, २६; ९, ३०; का. २, १, ३, १०; १२; ४, १२; १४; २, १, २१; तै. १, ५, ९, ८; २, ६, ४, १; ५, ८; ३, २, ५, ५; ५, ७; १; २; तैआ. १, २३, ३; ७, ७, १; तां. ५, १, ३; ४; ६, ११; ९, २, १४; जै. १४४; जै. १, १२, २, ६; ४, ११, ५, १; गो. १, ५, ३; २, ६, ८; त्वचः श. १३, ७, १, ९; त्वच्ः ऐआ. २, ४, १; शां. १८, ७; १२; श. २, ३, १, ६; ५, २, ४७; ४, ५, २३; ६, ९, १३; ११, २, ६, १३; १२, ७, १, ९; १४, ६, ७, २६; ९, ३१; का. १, ३, १, २;

५, १, ३८; गो. २, ४, ६; त्वचम् ऐ. २, ६; ६, १; ८, ६; ऐआ. २, ४, २; शांआ. १२, ५; श. १, १, ४, १; २, २, १२; ३, १, २, १३; १५; १६; १७; ४, ३, २-५; ९; ४, ३, ४, २६; ७, ५, २, ३५; १४, ६, ७, २६; का. २, १, ३, ८; २, १, ९; तै. ३, २, ५, ६; ६, १; ८, ४; ६, ६, २; ७, ५, २; १३, १; १०, ८, १; तैआ. ६, १, ४; तां. ४, ९, ५; २१; ५, ६, ११; ९, ८, ८; २३, १६, ५; २५, १५, ४; जै. १४४; १४६; १६२; त्वच्चा ऐआ. २, ४, ३; श. ३, १, २, १६; ३, ७; १४, ६, २, ९; तै. ३, २, ८, ४; जै. ९३; जै. ४, ११, ५, ७; प. २, १; त्वचि ऐ. २, १२; ८, २४; श. १४, ६, ७, २६; तै. १, ५, ५, ४; २, ४, ४, २; ६, ४, २; ३, ६, ७, २; तां. २४, १८, ३; जै. ४, ७, २, २.  
 त्वक्-चर्म-मांस-रुधिर-मेदो-मज्जा-स्नायु- -यवः तैआ. १०, ५४, १.  
 त्वत्- →त्वः श. ६, ८, २, ९; त्वत् शां. १७, ४; श. १, ३, २, १४; १५; २, ३, २, ९; १०; ४, ३, २; ११; १२; १३, ८, १, ५; का. १, १, १, १; ३, २, ३; ११; ६, ३, ६; त्वत्ऽइव जै. ६७; त्वान्ऽइव जै. ६७; त्वे शां. १४, ५; २४, ८.  
 त्वत्, त्वम्, त्वया, त्वाम्, युष्मद्- द्र. √त्वर, अत्वरन्त श. ९, ५, १, २२; त्वरेत श. १, ७, २, १७; गो. १, ५, ८; त्वरेन् श. १३, ५, ३, ५.  
 त्वरत्- -त् तै. ३, १०, १, ४.  
 त्वरमाण- -णः श. ६, ३, २, ७; तै. ३, १०, १, ४.  
 त्वष्टृ- -ष्टः तै. ३, ११, ४, १; -ष्टः श. ३, ७, ३, ११; ८, ३, ३७; तां. २१, १०, २२; -ष्टा ऐ.

† पा. ४, १, ३९. ‡ 'तचम्' इति सुपा. ? । ∥ त्वत् इति सुपा. स्वरदिचन्त्यः तु. =श. २, १, १, १ ।  
 † 'त्वाम्' ? इति आन. सुपा. ।

२, ४; ६, १०; शां. ३, ९; श. १, ६, ३, ६; ८; ९, २, १०; ३, ६; २, २, ३, ४; १५; ३, ७, २, ८; ३, ११; ८, ३, ११; २९; ४, ४, २, १६; ३, १४; ४, ८; ९; ५, १, ४, ९; ४, ५, ८; ५, ४, ७; ७, ५, २, ३, ५; ११, ४, ३, ३; ६; ७; १७; १२, ७, १, १; ८, ३, १; १३, १, ८, ७; १४, ९, ४, २०; का. १, २, ३, ३; १३; तै. १, ४, ७, १; ८, १, २; २, ५, ३, ३; ४, २; ७, ४; ६, ७, ५; ८, ४; १२, ४; १४, ४; १८, ४; ७, २, १; ८, ७, ४; ३, १, १, ९; १०; ४, १२; ७, ३, ६; ७; ८, ११, २; तैआ. १, २०, १; २, ४, १; ३, ३, १; ८, २; १३, १; ६, १०, १; तां. ९, १०, ३; जै. ९३; दै. १, १; गो. १, ४, ८; २, २, १; ५, ६; -ष्टारम् ऐ. २, ४; ६, १०; शां. ३, ९; १९, ६; श. १, ९, २, १०; ३, ७, ३, ११; तै. २, ६, ७, ५; ११, ७; १७, ६; ३, ५, १२, १; ६, २, २; ३, ४; तैआ. ३, ११, २; गो. १, ४, ८; २, २, २०; -ष्टुः ऐ. ७, २८; श. १, ६, ३, १; २, ३, ४; ३, ८, ३, ११; ५, ५, ४, २; ७, ५, २, २०; ३५; का. १, २, ३, ३; तै. १, ५, ८, १; २, ८, ७, ४; ५; आ. जैआ. १, १०१; १४७; १७९; गो. १, ४, ७; ८; -ष्टा श. ४, २, १६; ५, ४, ५, २; ८; तै. १, ८, १, २; -ष्टे श. १३, १, ८, ७; तै. ३, १, ४, १२; ८, ११, २; तैआ. ३, १०, ३; तां. १, ८, ८.

खण्ड-मत्-मन्तः श. १४, १, ४, १६.

खण्ड-मती-त्या शां. २८, ३.

खण्ड-मती-ती तैआ. ४, ७, ५; ५, ६, १२.

त्वा-द्रात(√दा)-त्म् जै. १९९.

त्वा-वसु-म् गो. २, ४, १; ६, ३.

त्वान्(तु+वान्) श. १२, ४, १, ४; जै. ४७; १४४.

त्वान्(←त्वष्टृ)-ष्टः शां. १९, ६; श. ५, ५, २, ६; १४, ५, ५, २२; ७, ३, २८; तै. २, ७, २, १; -ष्टम् ऐ. ७, २८; शांआ. ५, १; श. १, २, ३, २; ३, ७, २, ८; ५, ४, ५, ८; ११, ४, ३, ५; १२, ७, १, १; ५, ५, १७; का. २, २, १, १६; तै. १, ४, ७, १; ८, ४, १; २, १, ८, २; तां. ९, १०, ३; १७, ५, १; जै. १४०; गो. १, ३, १२; ४, ७; २, २, १; ५, ६; -ष्टाणि श. २, २, ३, ४; का. १, २, ३, ३; दै. १, १०; -ष्टात् श. १४, ५, ५, २२; ७, ३, २८; -ष्टान् तै. ३, ९, ९, ३; -ष्टेण शां. १९, ६; तै. १, ८, १, २; गो. १, ४, ८; -ष्टौ श. १३, २, २, ८; तै. ३, ८, २, ३, ३.

त्वाष्ट्री-ष्ट्री श. ७, ५, २, २०; -ष्ट्रीम् तैआ. १, ३१, १; -ष्ट्र्यः तां. १२, ५, १९; २१; -ष्ट्र्याः आ. जैआ. १, २९९.

त्वाष्ट्री-सामन्-म तां. १२, ५, १८; २०; आ. १, ९४; १४६; १७५; २०१; ५४७; जैआ. १, ९४; १४६; १७५; -मनी आ. १, ५४७; जैआ १, २०२; ५४७; -मानि जैआ. १, ५५२.

त्विषि-षिः शांआ. ८, १०; श. ५, ३, ५, ३; ४, १, ११; ११, २, ७, १०; १२, ७, १, ६; तै. १, ७, ८, १; २, ६, ४, ६; ५, ४; ७, ७, १; ३, ७, ७, ८; १२, ९, ५; तैआ. ३, ९, २; तां. २५, १८, ४; जै. १६५; -षिम् श. ५, ३, ५, ३; ४, १, ११;

१२, ७, २, १५; तै. १, ७, ८, ७; ८, ५, ३; २, ६, ११, ५; १४, ३; २०, ३; ३, ८, ७, ३; जै. १६५; -ष्ये तैआ. ४, १०, २; ५, ८, ६.

त्विषि-मत्-मन्तः तै. ३, ८, ७, ३; -मान् श. ११, २, ७, ११; तै. ३, ८, ७, ३.

त्विषी(←षि)-मती-म् तै. २, ४, ५, ४.

त्वेष-षः ऐ. १, २८; श. ६, ४, २, ७; ७, १, १, २३; -षम् श. ३, ४, ४, २३; तै. १, २, १, १२; ५, ९, ५; ६; २, ४, ३, ५; ७, १२, ३.

त्वेष-दर्शत-ता तै. २, ८, ९, २.

त्वेष-नृष्ण-ष्णः ऐआ. ५, १, ६.

त्वै(←तुड्वै) श. १३, २, २, १२; का. १, ४, ३, २; तै. १, ४, ५, ४; १०, ३; ७; तैआ. ५, १०, २.

त्सर,त्सरति,अत्सारिपम् श. ११, १, ६, १२.

त्सरत्-न्तःऽह्व तां. ६, ७, १०.

—:—

थ

थम् श. १०, ४, १, ४; २१; २२; २३; ६, २, ८; १०; जैउ. १, १८, २, ७; ८.

—:—

द

दृष्ट-दः श. १४, ८, २, २; ३; ४; ४, १.

दं(→द)शङ्, दशन्ति श. ७, ४, १, २९; दशम् गो. १, ५, २४.

दंशुक-काः जै. ६२.

दंष्ट्र-ष्ट्रः मं. १, ६, ४; -ष्ट्रयोः तां. १०, ४, ३; -ष्ट्राः श. ११, ४, १, ५; १३; -ष्ट्राय मं. २, १, ५; -ष्ट्राभ्याम् श. ६, ६, ३, १०; तै. ३, ९, ११, १; -ष्ट्रौ तां. १०, ४,

॥=त्वष्टृ- । 'त्वष्ट्री-' इति मैसू. मुपां. तैसं. १, २, ५, २; च । † त्वा ←युष्मद् । ऋ. द्र. । ‡ 'त्वा-' इति मुपा. स्वरोविमर्शापेक्षः । ॥ 'उद्गीथम्' इत्यस्यान्तिममक्षरद्वयम् । † 'दाम्यत, दत्त, दयध्वम्' एतेपामाद्यमक्षरस्वरूपम् । ‡ √दंश भ्वा. √दशि चुरा. दंशने ।

३; गो. १,३,७,९.  
 दंष्ट्र-युम्न- -स्रः जै. १५२३.  
 दंष्ट्रिन्- -प्ट्री शांआ. १२,३.  
 दंष्ट्र्वा तां. ८,४,१३.  
 दंससु- -सः श. १४, ५, ५, १६;  
 -सोभिः श. ७,२,३,८.  
 दंसना- -ना तै. २,४,४,८; -नाभिः  
 श. ५,५,४,२६; तै. १, ४,२,१;  
 २,८,७,९.  
 √दक्ष,दक्षते तै. ३, ११, ८, ८३;  
 ददक्षे श. २, २,२,२; ४,३,४,२;  
 का. १, २, २, १; दक्षिष्यामहे,  
 अदक्षत, अदक्षन्त तै. ३, ११,  
 ८,८.  
 दक्षयति शां. १५,१३; श. २,२,  
 २, २-५; ४, ३, ४, २; ११,  
 ७, २, ५; का. १, २, २, १-  
 ४; दक्षयति श. ४, ३, ४, ३;  
 दक्षयन्ति गो. २, ३, १७; दक्ष-  
 याञ्चक्रुः का. १, २,२,१; दक्षयि-  
 ष्यन्ति श. ४, ३,४,३; अदक्षय-  
 ताम् श. ८, २,१,१५; अदक्षयन्  
 श. २,२,२,२; ४,३,४,२; का. १,  
 २, २, १; अदक्षयन् श. २, २,  
 २,२; ४,३, ४,२; अददक्षव श.  
 ११,७,२,४.  
 दक्ष- -क्षः शां. ४,४; श. २, ४,४,  
 २; ६; ४,१,४,१३; ५,२; ९,४,४,  
 ५; १४,३,१,३१; का. १, ३,१,  
 २,२; ४,१,४; तै. ३, ७, ९, ३,४;  
 १०,४,३; तैआ. ४,११,६; २,१,१;  
 जै. १५०; जैड. ३,७,४,१; ४,९,२,  
 १; -क्षम् ऐ. १,१,३; ३०; तै. २,४,  
 १,८; ५,३; तैआ. १, २,३,८; ४,  
 ११, ८; ४,२,२; जै. १८०; -क्षाः  
 जै. ४४; १८०; -क्षाय श. २,६,  
 १,३९; का. १,६,१,२६; तै. ३,  
 ११, ८, ८; तैआ. ४, ५,१; तां.  
 १४,५,१३; १५, ५,५; जैड. ३,

७,४,१; ४,९,२,१; -क्षे तै. ३,  
 ७,७, ९; -क्षैः श. ८, २,१, ६;  
 १५; तै. १,४,८,३; २, ४,३,८;  
 दक्षा- -यै जै. ४४.  
 रदक्ष-क्रतुा- -सुभ्याम् तै. १,५,  
 ४,२.  
 रदक्ष-क्रतुा- -तवः श. ३, २,२,  
 १३; १८.  
 दक्ष-जयन्त- -न्तः, -न्ताय जैड.  
 ३,७,५,१.  
 दक्ष-णि(←नि)धन- -नम् तां.  
 १४,५,१२; आ. १,१४१.  
 दक्ष-पितृ- -ता श. ८, २,१,६;  
 १५; तै. ३, ७, ७,९; -तारा तै.  
 २,४,६,४.  
 दक्ष-साधन- -नः तां. १२,९,१.  
 दक्षस्- -क्षसः शांआ. २,१०; -क्षसे  
 तां. ८,६,५; ६; ७,१.  
 दक्षो(←सुनि-)णिधन- -म् जै.  
 ४४३.  
 रदक्षिण,णा- -गः ऐ. ४,२,२; ७,१३;  
 ऐआ. १,४,२; २,३,४; ५,१,२;  
 २,२३; शांआ. ४,१३; श. १,२,  
 ४,६३; ३,४,३; ३,५,१,५; ५,१,  
 ४,९३; ७,१,२,१३; ८,२,४,१९;  
 ६,२,१२; १०,२,३,११; ४,५,२;  
 ११, २,६,४; ५; ७,३,३; ४,१,१६;  
 ५,२,३; १२,१,४,३; २,४,२; १५;  
 ७,३,७; १३,८,३,९; का. २, २,  
 २,५३; तै. १, ६,४,२; ५,४; ७,  
 १०,१; ८,४,३; २,१,४,८; ३,२,  
 ९,१; ३,१,५; ६,९; ९,५,१; १०,  
 ४,१; ११,७,१; १०,३,४; तैआ.  
 १,२,४,२; ४,१९,१; ८, १,१; २,  
 १; ३,१; ४,१; ५,१; तां. ५,१,  
 १३; जैड. ३,१,३,२; ५, २,१०;  
 गो. १, ३,१०; १४; १८; ४,१८;  
 ५,३; ४३; -णम् ऐ. ७,१३; ८,६;  
 २७; ऐआ. २,२,३; ५,१,२; ४,३,

शां. ९,४३; शांआ. १,७३; २,४;  
 ७; ४,३; ८; ९; ९,८; ११,४; १२,८;  
 श. १,३,४,३; २,४,२,१; ३,१,  
 २,५; ६; ३,१४; १६; ३,३,१०३;  
 ५,३,८३; २१; ४,६३; ७३; ७,२,५;  
 ६३; ४,२,४,१९३; ५,७,५; ५,४,  
 ३,२४; ५,४,२,१३; ६,८,१,८; ७,  
 १,२,१३; ८,२,४,१९; ६,२,१२;  
 ७,२,१३; ३,५; ९,१,२,२९; ३०,  
 ३६३; ११, २,७,३,३; ५,२,१; ४,  
 १२; १२,४,४,६; ७; १४,९,४,  
 २५; का. १,३,३,१; ६,२,८; तै.  
 १,६,४,२३; २,८,२,५; ३,२,१०,  
 ३; तैआ. २, १,१; सं. २, ८,७;  
 गो. १, ३,१८; ५,४; -णया ऐ.  
 ५,१३; ऐआ. ५,१,३; शां. २,३,  
 ८; श. ३, ३,१, १२; ५,३,१३;  
 ४,३,४,१७; १२,७,३,७; १३,४,  
 १,८; -णस्य शां. ९,४३; श. २,  
 ५,३,९; ३,१,२,४; ५,३,१,३,४,  
 ३; ६,३,१८; ४,६,९,१३; १२,८,  
 १,६; का. १,५,२,६; ८; तां. ५,  
 ६,४; ५. १,४; -णस्याः गो. १,  
 १,१०; -णस्याम् ऐ. १,१४; ८,  
 १०; १४३; १९; श. २, ५,२,६३;  
 १७; १८; ३,५,२,११; १२,८,३,  
 ६; का. १, ५,१,४; १४; १५; सं.  
 २,१,२; -णा ऐ. १, ८३, १३; ६,  
 ३; ३५३; ७,१; ८,५; शां. १,५;  
 ४,२; ३; १३; ५,८; १५,१; १९,  
 ३५; श. २, २,१, २१३; ३,२,८३;  
 ४,३,१३; ५,१,२१,२,१०३; ६,३,  
 ९; ३,१,१,७; २,३,१७; ४,१,६३;  
 ५,१,२; १९; २,८; १०; ४,२,२,  
 १६; ३,४,२; ६; ५,१,१५; ६,१,  
 ११; १३; ५, २,३,५; ६; ७; ८३;  
 ९; ४,९३; १३३; ५,४; ८३; १२;  
 १७३; ३,१,२३; ३; ४३; ५; ६३; ७३;  
 ८३; ९,१०; ११; १३; २,२३; ४,३,

§ √दक्षि मापायाम्, √दक्षि √दस दर्शन-?दंशनयोरिति चुरा. द्र. । तत्र च दंशनेऽर्थे √दंशरेव प्रयोगो नैतयोरित्यस्मन्मतम् । वु. दसं-, दस्म-, दस्म- अद्र. । † तस.वस. -भेदाद्वैविध्यम् ।

६;१३;२६; ४,२३; ५,२०;५,१,  
 ८;९;१०; ११;१२; २,३;४;  
 ८;९;४,३५; ५,१६;१९; ६,६,  
 २,४; ८,३,१,१२;१४; ६,१,६;  
 २०;९,१,१,३८;४,१,११; १०,  
 १,१,१०;५,४,१६; ६,५,३; ११,  
 १,५,११;६,२२; २,६,४;४,३,  
 १८;८,३,६; १२,७,२,२१; ३,७,  
 ८,३,६; ९,२,११; १३, २,२,२;  
 ४,१,१३;१५; ४,२,७;१०; १३;  
 ५,४,२४;६,२,१८; ७,१,१३;८,  
 ४,१०; १४,१,१,३२;६,९,२२;  
 १०,५;का.१,२,१,१२;१३;२,१;  
 ३,२३;३,२,११;४,३,१७; ५,१,  
 ८; ६,३,७; तै. १,४, ३,३; ४,  
 ११; ६,१,४; ५;६;७; ९;११;  
 ३,२;७;७,१,२;४; ५;९; २,१;२;  
 ४;५;६; ३,२;३-५;६;८; ८,  
 ३,४;४,३;६;३; २,१,५,३;२,५,  
 १;६;७,८,२; १६,२; ३,१२,५,  
 ७; तैआ. १,३२,३; ३,१०,२;४;  
 १०,६३,१;६४,१; तां. ६,१,५;९,  
 ८,२; १६,१,१२; १३; १४;११,  
 ११; १७, १३,५;१३;१८,१,२०;  
 २,१०; जै. ११७; १३२; १३४;  
 १४३;जैड. १,५,१,२;९,१,५; प.  
 ३,१; ४, १;७;५,१०; गो. १,२,  
 १९;३, १८; ५, १५; २, १,५;  
 १३;१७; ३,१८;६,१४; -गा:  
 ऐ. ३,२५; ५,२८; ३४; ६,३;  
 ऐआ. १, २, ३; शां. १५, १;  
 २९,२; २,२,२,२; ५;६; ३,२,  
 ३,१७; ९,४,४; ४,३,३,५; ४,  
 २;४;५; ७;१४; १९; २४;५,८,  
 १६; ५,४,३,६;५,२३;८,१६;८,  
 ७,४, १५; ९, ५,१, ४९; ११,  
 १,५,११;५,९,११; ७,२,४;५;  
 १२, ७,१,१४; १३, ५,४, १५;  
 १४, ६, ११, ५; का. १, २, २,  
 १;५; तै. २, ७,१,३; ६,२; ३,

३,८,७;८; ११;११,९,८;९;१२,  
 ५,७;८;११; तां. ७,४,१;४; ९,  
 ३,२;५,१०; ९,१५; १६,१,११;  
 ८,३;११,२;३; १३,११;१६;१८,  
 ५,१३;९,१७; १९,१३,६; २२,  
 १८, ६; जै. १०२; १३५;  
 १३९; जैड. ३,४,३, ४;५; ४,  
 ६,१,९; २,७; ३,१; सा. १, ५,  
 ११; प. १,१; २, १०; ३,१;८;  
 गो. १,१,१३; १४;३३; ३९;२,  
 १७;३,२;३;४;५,८;२५;२,१,५;  
 ३;१७; -गात् श. ३,५,२,२२;  
 श. ९,१,२, ४; तैआ. ५, १,२;  
 -गाम् ऐआ. ५,१, १; श. ४,२,  
 ४,१९; तां. १, ७,९; ८, ७,१०;  
 गो. १,३,१२; -गानाम् ऐ. ६,  
 ३५; श. २,२,२,५;७; ७, २,२,  
 २१; ९,४, २, ११; १३, ५, ४,  
 २४; ६, २, १८; ७, १, १३;  
 १४, ३,१, ३२; का. १, २,२,५;  
 तै. २,४,६,६; तैआ. २, १५,१;  
 तां. १७,११,३; जै. २३; १३९;  
 गो. १,१,१३;१४;३,२;२; २,२,  
 ५;३,१७; -गामि: शां. १५,१;  
 श. २, २,२,२; ६; ४,३,४,२;  
 ४; ८, ७,४,१५; ९, ४,१,११;  
 १०,५,४,१६; ११, ७, २,५; का.  
 १,२, २, १;५; तैआ. २, १५,  
 १; ३, ८, २; ४, ४, १; जैड.  
 १, १८,३,५; प. १, १; गो. २,  
 १,६; -गाम् ऐ. १,७;१४; ६,३;  
 ३५; शां. ७,६; १५,१; २२,२;  
 ३०,६; श. १,२,३,५;९, ३,१;  
 २,६,१,९; ३,२,१,२९;३,१७;  
 ५,१,१८;१९;६,१,२९; ४,३,४,  
 ६;२०;२१; ५,४,१,४; ५,१,४;  
 ६,२,२,४०; ७, १,१,२७; ३०;  
 २,२,४; १२; ३, १, २१; ८,२,  
 १,९;५,१,१३; ९, ४,१,११;५,  
 १,५७; ११,१,३,७;५,१०;११;

६,२२; २,७,७; १३, ५,४,२७;  
 ८,१,५;१४,१,१,३२; ६,९,२२;  
 तै. १,४,७,७; ९,४; २,२,५,१;  
 ६;३,२,१;४,६,७;७,१७,२; ३,  
 ९,२,१,१; ११,८,७; ८; १२,९,  
 १; तैआ. ६, १, १; तां. ६, ४,  
 १४; १६,१२,४; जै. १३६; जैड.  
 ३, ३,१, ३; ६; प. ३,१; ५,४;  
 गो. १,१,४; १०; २०;२,२१;३,  
 ५;५,१९; २,१,२६;६,१३;१४;  
 -गाय तै. ३, ११,८,७; गो. २,  
 ३, ९; -गायाम् श. ३, ५, ३,  
 १३;१४; ९,२,१४; ४,२,१,१५;  
 ७,३,१,२१; ९, १,२,१२; १०,  
 २,६,३; ११, ६,१,९; १३,४,२,  
 १;३; १४,६,९, २२; तै. १,६,  
 ५,१; जैड. १,१०, १,४; प. ४,  
 ४; -गायै श. ३,६,४, १२; ७,  
 ३,२,११; तै. ३, ३,६,४; तैआ.  
 २,२०,१; -गाम् श. ४,५,१०,  
 ७; ९, ५,२,१६; तै. ३, ११,८,  
 १; ९,८; -णे ऐआ. ५, १, १;  
 शांआ. २,४; ४,११; ६,२; १७;  
 श. २,५,२, २५; ३, ५,४, १६;  
 १७; ४,५,८,१०; ९, १,२,३६;  
 ४०;४,४,४;१३; १०, २,३,११;  
 १३; १२, १,४,२; ८,१,३; १८,  
 ९,३, १२; १५; १३,४,२,१५;  
 तै. १, ६,५, ४; ८,६,५;२,५,४,  
 ४;३,७,३,२; तां. १२, १०,१२;  
 जै. ५३; १५६; १६५; जैड. ४,  
 ११, ३, १२; गो. १,५,३; -णे  
 तै. २, २,५,२; तैआ. ३,१०,१;  
 ४; तां. १,८,२-४;८; १०-१२;  
 १४-१६; -णेन ऐ. ३, २७; ७,  
 ५;८,६; शां. २,२;१३,७; शांआ.  
 १,७; श. ३, २,१,८; ५, ३, ८;  
 ८,२,१३;९,२,१४; तै.२,६,९,१;  
 ३,१,१,९;५,७,४;७,१३,१; तां.  
 ५, ६,२; २७, १३,२; १३, ४;



सा. १, ३, २; ३, ५, ७; प. २, ४; गो.  
 १, २, ४; -जैः ऐआ. ५, १, १;  
 -जौ ऐ. ७, १; शां. ३, ७; गो.  
 १, ३, १८.  
 रदक्षिणा,णां - -णम् श. ७, २, २, ६;  
 ९, ३, ४, ७; -णस्य श. ३, ८, ३,  
 २७; -णान् श. २, ६, २, १५;  
 १८; ५, ४, ३, १३; -णायाः श.  
 ३, ८, ३, २७; -णे श. ३, ३, ३,  
 १०; ५, ३, ३, ११; १२, ५, २, ७;  
 १४, ५, ३, ९; ६, ११, २; ८, ६, ३;  
 ५; तैआ. १०, ६४, १; -णेन श.  
 १, १, ३, ७; ४, ६; २, ४, ५; ३, ४,  
 १३; ८, ३, १; २, ५, २, ३८; ११,  
 ४, २, १; ३; १४, १, २, ८; का.  
 २, २, २, ४.  
 दक्षिणां ऐ. १, १४; ८, १०; शां.  
 ७, ६; ९, ६; १९, ३; श. १, ८,  
 १, १३; २, १, ३, ३; ४, ६, ४, २,  
 ९; १८; ६, १, ८; ९; १६; ३, २,  
 ३, १७; ५, १, २; ५, ६, १, ३; ४, ५,  
 ८, ११; ५, २, १, ९; ३, २; ६, ३,  
 ३, १४; ७, १, १, २७; ३, २, ११;  
 ४, १, ३५; ३९; ४१; ८, १, १, ७; ४,  
 २; ५, ३, ५, ६, १, १७; ७, ४, १०;  
 ९, १, २, १२; २८; ११, ६, १, २, ४;  
 १२, ५, १, ७; १३, ८, २, ४; ६; ९;  
 १४, २, २, २८; ९, १, १९; का. १,  
 १, ३, २; ३; ४, ५; ३, २, ९; १५; ६,  
 १, ७; ११; तै. १, ६, ८, ५; ७; २,  
 १, ३, ४; ४, ८; ५, १, ३; ८, १, ६; ३,  
 २, ९, ७; ८; ७, २, ६; ८, ४, ३; ५,  
 ३; ११, ५, १; ७, १; तैआ. १,  
 २, ३, ५; २, १३, १; १६, १, १८, १;  
 ४, ६, १, २; ५, ८, ४, ९, २; तां. ६,  
 ४, १४; १६, १३, १२; १७, १२,  
 ५; दक्षिणाञ्च श. ३, ४, ३, १९;  
 १०, ५, २, ७; ९; १३; १९; २३.  
 दक्षिणेन श. २, ४, २, १३; ६, १,  
 १०; ३, २, १, १; ८; ४, ३, ४, १४;

५, ८, ५; ५, ४, ३, १३; १२, ५, १,  
 ११; १३, ४, ३, १; का. १, ६, १,  
 ७; तै. १, ५, २, ७; तां. ९, ६, ७;  
 गो. १, ३, १३.  
 दक्षिण-तृत्(ः) ऐ. १, ७; ५, २३;  
 ६, ४; ऐआ. ५, १, २; ३; शां.  
 २, १; २; ६, १०; ९, १; शांआ.  
 २, ५; श. १, २, १, १२; ५, ६; ११;  
 १७; ४, ४, ८; ५, ३; ७, ४, ६;  
 १८; ९, २, ३; ३, १; २, ३, २, २;  
 ३, १४; १६; ५, २, १०; ३, १८; ३,  
 १, १, २; ३; २, ४, १५; ५, २, ६;  
 ३, १५; ६, १, २, ७; २, २१; ७, २,  
 १; २; ८, २, १९; २०; ३, १०; ४, २,  
 ४, १९; ३, ४, २, २; ५, २, ८; ६, ६, १-  
 ४; ५; ८, ५, ५, १, २, १४; १६; २,  
 १, ९; ४, ३, २६; ५, २२; ५, १, ९;  
 ६, ३, १, २९; ३०; ३, १४; ४, २,  
 २; १०; ४, १८; ८, १, ७; १२; ७,  
 १, १, २१; ३०; ३, १, २१; २, १०;  
 ४, १, ३५; ३७; ४१; ५, १, ६; ७;  
 ३८; २, १६; १९; २१; ८, १, १, ७;  
 ९; ३, ६; ९; २, २, ९; ४, १७-१९;  
 ३, ४, १३; ४, १, १०; ४, १; ८; ११;  
 ५, १, १०; १३; २, ८; १२; ६, १, ६;  
 १७; २३; २, १२; १६; ३, ३; ७, ४,  
 १०; ९, १, २, १५; २, ३, २-६;  
 ११; ३, १, १८; २०; २२; ४,  
 ११; ४, ३, ५; ८; १०, २, १, १०;  
 १, ६, २२; ५, ३, ४; ७; ४, १४; १२,  
 ६, १, ३८; १३, ३, १, २; ४, २, ८;  
 ११; १४; ३, १; ५; ५, ३, ८; ६, २,  
 १२; ८, १, ९; २, ५; ३, ९; १०; ४,  
 १-२; १४, १, २, ९; ३, २; ७; ८;  
 २०; २४; २, २, ४; ३; ३, १, २१; २२;  
 ६, १, ११; का. १, ३, ३, १२; ५, १,  
 ८; २, १७; २, १, ४, १०; २, ३, ६;  
 १०; १६; तै. १, ४, ६, ६; ६, ४, २;  
 ८, २; ९, ४; २, १, २, ३; ८, १;  
 २, १, ३-५; १०, ५; ६; ७; ३, ९,

५; ७; ८; १०, २; ४; ७, ६, २; १५,  
 ५; ३, १, २, ७; २, ९, ७; ११;  
 १०, १; ३, ३, २; ८, ५, २; ७, १; २०,  
 ३; ९, ५, १; ११, ९, ४; ५; १२, ५,  
 ५; तैआ. १, २०, १; २३, ५; २४,  
 २; २, १, १; ११, १; ४, ५, ३; ६,  
 १; १४, १; ३, २, १; ५, ४, ७; ५, १;  
 तां. ९, १, १३; १५; ८, ७, १०; १२,  
 १०, १२; १९, १३, ९; २१, ४,  
 १३; जै. १४१; जैउ. १, १, २,  
 ५; १७, १, ३; २, ३, १, २; ३, १,  
 ३, २; ५, २, २; सा. ३, ३, ५; प.  
 २, ४; १०; गो. १, १, १५; २,  
 १९; २४; ३, १; ११; १२; २२;  
 ५, २४; २, १, ३; १८; २, ५; १६;  
 ३, २३; ६, ६; दक्षिण इव श. १,  
 ३, १, १७; का. २, २, ४, १४.  
 दक्षिणत(-सुड-)-उद्याम् -मः  
 श. ८, ५, १, १३.  
 दक्षिणतः-सद्-सद्भवः गो. २,  
 १, ६.  
 दक्षिण-दिश्य-इयस्य तैआ. १,  
 १८, १.  
 दक्षिण-पूर्व(र्व-)-र्वा-र्वस्याम्  
 तैआ. १, १९, १.  
 दक्षिण-वाम-मयोः तैआ. १,  
 २, ४.  
 दक्षिण-सुद्-वद् श. १४, २, २,  
 १६; तैआ. ४, ९, २; ५, ८, १.  
 दक्षिणसात्(-ण+सात्) ऐ. १,  
 २२.  
 दक्षिणा(-णञ-)-मि-मिः प.  
 ४, १; गो. १, २, ५; ३, १३; -मिम्  
 ष. ४, १; गो. १, ३, १३; -मिः  
 गो. १, २, २२; -मिौ प. ४, १;  
 गो. १, ३, ३.  
 दक्षिणा(-णञ-)-ग्र-ग्राणि श.  
 १२, ५, १, १२.  
 दक्षिणाञ्च्(-णञ्च्)-ञ्चः  
 गो. २, १, २५; -ञ्चम् गो. १, ३, २२.

† अर्थाभेदे स्वरभेदो विमृश्यः । † -ण+आच् पा. ५, ३, ३६ । † -ण+एनप् पा. ५, ३, ३५ ।

दक्षिणाची- च्यः गो. १, १, ७, २, १०.  
 दक्षिणास्व- -म् गो. २, ३, १७.  
 दक्षिणा(-णऽअ-)प(र→)रा-  
 -रस्याम् तैआ. १, १९, १.  
 दक्षिणा-प्रवण,णा- -णः श. १३, ८, १, ७; -णम् श. ३, १, १, २; -णस्य श. १३, ८, १, ८; -णा श. १, २, ५, १७; का. २, २, ३, १६; गो. १, ३, १; -णे श. १३, ८, १, ७.  
 दक्षिणाप्रवणी-भूत- -त्तः गो. २, २, ५.  
 दक्षिणा-प्रष्टि- -म् श. ५, १, ४, ९; ९, ४, २, ११.  
 दक्षिणा-मुख- -खः ऐआ. ३, २, ४; शांआ. ११, ४; गो. २, २, १६.  
 दक्षिणा-युन्य- -म् श. ५, १, ४, ७; ४, ३, ८; ९, ४, २, ११.  
 दक्षिणा(-णऽअ-)र्ध- -र्धः तैआ. ५, १, १; -र्धम् प. १, ७; -र्धात् तै. ३, ७, ५, ६; -र्धे श. २, ६, १, ९; ४, १, १, २७; २, १, ९; ५, ५, १, १; १४, २, २, ३५; का. १, ६, १, ७; तै. १, ६, ८, २; -र्धेन श. ७, २, २, ९; ९, १, २, २५; १३, ८, २, ६.  
 दक्षिणार्ध-पूर्वार्ध- -र्धे श. १, ६, ३, ३९.  
 दक्षिणार्ध- -र्धः श. ३, ७, २, ७; -र्धम् श. ३, ७, २, ५; ९, १, २५; गो. २, १, १; -र्धे श. ५, २, ४, ५.  
 दक्षिणा-वत्- -वत् जै. १३९; -वता श. ३, ४, २, १५; तां. १६, १, १४; गो. २, १, ६; -वन्निः गो. १, ५, ८; -वद्भ्यः गो. १,

५, ७; -वन्तः गो. १, ५, ७; -वान् तैआ. १, ७, ४.  
 दक्षिणावती- -ती तैआ. ६, ७, १.  
 दक्षिणा-वृह- -वाट् तै. २, ८, २, ५.  
 दक्षिणा(-णाऽआ-)वृत्ता- -त्त शांआ. ४. १५; श. ६, ४, ३, ५; ७, १, १, १३; २, २, १२; १४; ४, १, ३५; ८, ७, २, ५; १२; १३; ७, ३, ४; ५; ४, १०; ९, १, २, ३; २८; २९; तै. § १, ६, ८, २; ५: ७.  
 दक्षिणा(-णऽआ-)शा-नामना-(-नऽआ-)दि- -दीनि शांआ. ११, ४.  
 दक्षिणा-शिरस्- -सम् सा. २, ५, ३.  
 दक्षिणा-संस्थ- -स्थः शां. ५, ७; गो. २, १, २५.  
 दक्षिणा-सुद्- -दः श. ५, २, ४, ६; -द्भ्यः श. ५, २, ४, ५.  
 दक्षिणा-समृद्ध- -द्धान् गो. १, १, १३.  
 दक्षिणो(-णऽउ-)त्तर- -रे ऐआ. ५, १, ३; -रौ तैआ. २, ११, १.  
 दक्षिणोत्तरिन्- -रिणम् शांआ. १, ७.  
 दक्षिणीय,या- -यम् श. ४, ३, ४, १५; -या गो. १, २, १७; -याः श. ३, ५, १, १९; -याय श. ४, ३, ४, १५.  
 दक्षिण्य,ण्या- -ण्यः तै. १, ३, ३, ७; -ण्यम् तै. २, १, ५, ३; -ण्याम् तै. २, १, ५, २.  
 दग्ध(√दह)- -ग्धः श. १२, ५, २, ३; प. ४, ४; गो. १, २, २१.  
 दग्धुम् श. २, ३, ३, १; जै. ४, १०, ३, ६.  
 दग्ध- -ग्धा श. २, २, ३, ६; का. १,

२, ३, ४.  
 दग्धा श. ९, ५, २, ६; १२, ५, १, १३; तां. ९, ८, १.  
 दङ्क्षु(√दक्ष)- -क्षगवः श. ८, ६, १, १६; तै. ३, ९, ८, ३.  
 दण्ड(√दम्)- -ण्डः शांआ. ८, ९; श. ३, १, ३, २५; २, १, ३२; ७, १, २६; २, २; ७, ४, १, ३६; ९, ३, १, १७; जै. १२८; -ण्डम् शां. ६, १४; श. ३, २, १, ३२; ११, १, ५, ११; तै. ३, ३, १, ४; गो. २, १, २; -ण्डस्य ऐ. २, ३५; श. ३, ७, १, २६; -ण्डेन श. ११, ५, १, १; १२, ४, १, १०; ७, ३, १; तां. १७, १, ९; जै. २६; २०८; जै. २, ५, २, ३; -ण्डैः श. १, ५, ४, ६; ५, ४, ४, ७; जै. १५५.  
 दण्ड-पाणि- -णये प. ५, ४; -णिः श. ११, ६, १, ७; १३.  
 दण्ड-प्रजित,ता- -तया, -तेन श. १२, ४, १, १०.  
 दण्ड-वध- -म् श. ५, ४, ४, ७.  
 दण्ड-हत- -त्तः तां. २२, १४, ३.  
 दण्ड-हस्त- -स्ताः तैआ. १, १२, ४.  
 दण्डो(-ण्डऽउ-)पानह- -हम् शां. ४, ३; जै. ६; जै. ४, ६, १, ४.  
 दण्डिन्- -ण्डिनः श. १३, ४, २, ५.  
 दण्ड्य- -म् जै. १४५.  
 दत्- दन्त- अद्र.  
 दत्त,त्ता(√दा)- -त्तः श. ११, १, ४, ४; का. १, ४, १, २; -त्तम् ऐ. ५, २८; शां. २५, १५; श. ४, ५, ८, १४; ९, ५, १, ४९; १४, ७, ३, ११; तै. २, १, ५, २; ५, ७, १; ३, ७, ५, ४; तैआ. २, ६, १; २; ३, १४, ४; जै. १२४; १८१; सं. २, ५, १२; -त्ता तां. २१, १, ६; जै. १४९; -त्ताः श. ४, ३, ४, १५; -त्तेन श. २, ६, १, ७; ११, १, ४, ४; का. १, ६, १, ६;

† PW. प्रमृतयः -णा । वृ- इति विग्रहं चकुः तत्पपा. विरोधित्वाच्चिन्त्यम् । तु. क्र. १, १४४, १ ।

‡ -द- इति मुपा. स्वरः । § -णा- इति सर्वत्र मुपा. स्वरदिचन्त्यः ।

—क्षेभिः तै. २, ८, ६, ८.

दत्त्वा ऐ. ५, २८; ७, १५; ८, २२; श. ३, ९, १, १२; तां. ६, ७, १३; २५, १०, २२; मं. १, २, १४; गो. १, ५, ८.

दत्व- -०त्व, -त्वः, -त्वम् जै. १५२.

दत्वत्(←दत्←दन्त+मतुप्)— तै. ३, ८, १८, ४.

√दद्(←√दा), ददते जै. १, ११, २, ७; १०; ददन्ते जै. १, ११, २, ६; ददसे मं. २, ४, १२; इद्वै जै. ३, २, १, २; इददा जै. ३, २, १, ४.

ददत्—त् ऐ. ४, २५; श. ५, १, ५, २८; ११, ४, ३, ७; १३, ४, १, ११; का. १, ३, ३, ७; तै. २, ५, ५, २; ३, १०, ५, १; तैआ. २, १४, १; जै. १०२; १२४; १३९; —तः श. २, ४, २, ७; तै. २, ८, ८, ६; ३, ७, ५, ७; तैआ. २, ६, २; गो. २, १, ७; —तम् ऐ. ४, २५; श. १४, ६, ८, ९; —ताम् तैआ. १, ३, ४; —ते तै. ३, १, ४, ११; —न् श. ११, ५, ६, ३; तैआ. १०, ६३, १. ददती—ती श. ११, ४, ३, ७.

ददापयितु—त्ता तैआ. १०, ६, १. ददि—दिः ऐआ. ५, २, ५.

ददितु—त्तारः श. ४, २, १, २२.

ददिवस्—वान् जै. १४३; —वासम् श. ६, ३, ३, १४; —हुपः ऐआ. १, १, ४; —हुपि श. ४, १, २, ४.

द-द-द-द-दः श. १४, ८, २, ४.

ददशुषी(←ददवस्+इश्)— -षीः तैआ. ४, ११, ७.

दद्राण—म् ऐआ. ५, ३, १; तैआ. ४, २०, १; तां. ९, ६, ३.

दद्राण-व(त्→)ती—तीषु तां. ९, ६, ५.

√दद्(←√दा), दधतः तै. २, ६, ४, २.

दधि(→धुन्)— -घनि॥ गो. २, १, ९; —धि ऐ. ७, २९; ८, ५; ८; १७; २०; शां. ४, २; ८, ९; १३, २; श. १, ६, ४, ८; ८, १, ७; ९; ३, ३, ३, २; ८, ४, ७; ४, २, ४, १८; ५, १८; १९; २२; ३, ५, १३; १४; ५, २, ४, ११; १३; ३, २, ६; ६, १, २, ३०; ७, ४, १, ३८; ४२; ५, १, ३; ९, २, १, १; ११; १२; ११, १, ४, १; ३; १४, ९, ४, २५; तै. १, ६, १, ८; ७, ६, ५; २, १, ५, ६; ७, २, २; ३, २, ३, १०; ७, ४, १३; ६, १३; तैआ. ५, ९, ७; तां. ९, ५, ५; जै. १२०; ष. ५, २; —घ्ना ऐ. ३, ४०; ८, २०; श. ७, ४, १, ३८; ४२; ५, १, ३; ९, २, १, ११; १३; ११, ४, १, १५; १२, ३, ५, ६; १४, ९, ३, २२; तै. १, ४, ७, ६; २, १, ५, ६; ७, २, २; तैआ. ५, ९, ७; तां. ५, १०, ९; १८, ४, २; गो. १, ३, ९; ५, ९; २, ४, ७.

दधन्वत्(मतुप्)—न्वा श. १२, ८, २, १२; तै. २, ६, १, २; —न्वा-इव तैआ. १, १२, २.

दधि-घर्म— -र्मम् ऐ. २, ४; ३, ४०; —र्मस्य श. १४, ३, १, ३०; —र्मै ऐ. ३, ४०; —र्मैण शां. १५, १; २९, २; श. १४, ३, १, २९.

दधि-द्रप्त— -प्सः श. ९, २, ३, ४. दधि-भावा— -गाः तैआ. ६, ८, १. दधि-मधु— -न्याम् शांआ. ९, ८. दधिमधु-घृत-मिश्र— -म् सा. ३, १, ५.

दधिमघुघृता(—त्तऽआ)-क्त— -क्तानाम् सा. ३, १, १२. दधिमधु-सुमनोजातरूप— -पैः सा. ३, ५, १. दधि-वत्— -वान् तैआ. ६, ८, १.

दधन्वत्(मतुप्)—न्वा श. १२, ८, २, १२; तै. २, ६, १, २; —न्वा-इव तैआ. १, १२, २.

दधि-घर्म— -र्मम् ऐ. २, ४; ३, ४०; —र्मस्य श. १४, ३, १, ३०; —र्मै ऐ. ३, ४०; —र्मैण शां. १५, १; २९, २; श. १४, ३, १, २९.

दधि-द्रप्त— -प्सः श. ९, २, ३, ४. दधि-भावा— -गाः तैआ. ६, ८, १. दधि-मधु— -न्याम् शांआ. ९, ८. दधिमधु-घृत-मिश्र— -म् सा. ३, १, ५.

दधिमघुघृता(—त्तऽआ)-क्त— -क्तानाम् सा. ३, १, १२. दधिमधु-सुमनोजातरूप— -पैः सा. ३, ५, १. दधि-वत्— -वान् तैआ. ६, ८, १.

दधि-वत्— -वान् तैआ. ६, ८, १.

दधि-वत्— -वान् तैआ. ६, ८, १.

दध्यञ्च्— -धीच् च. ९, १४, ५, ५, २२; ७, ३, २८; तै. १, ५, ८, १; तां. १२, ८, ५; —धीच् च. ९, १४, ५, ५, १७; —ध्यञ्च् च. ४, १, ५, १८; ६, ४, २, ३; १४, १, १, १८; २०; २५; ४, १३; ५, ५, १६; १७; १८; १९; २२; ७, ३, २८; तां. १२, ८, ६; जै. १८६; गो. १, ५, २१; —ध्यञ्च् जै. १८६.

दध्यो(—धिञो)-दन— -म् च. १४, ९, ४, १४. दधि-क्रां— -क्राः ऐ. ६, ३६; ७, ३३; श. ५, १, ५, १९.

दधि-क्रावन्— -वाऽइव तै. २, ८, ९, ९; —व्यः ऐ. ६, ३६; ७, ३३; श. ५, १, ५, २०; १३, २, ९, ९; ५, २, ९; तै. ३, ९, ७, ४; तां. १, ६, १७; सा. १, ५, ५; गो. २, ६, १६.

दधि-क्रां— -क्राः ऐ. ६, ३६; ७, ३३; श. ५, १, ५, १९.

दधि-क्रावन्— -वाऽइव तै. २, ८, ९, ९; —व्यः ऐ. ६, ३६; ७, ३३; श. ५, १, ५, २०; १३, २, ९, ९; ५, २, ९; तै. ३, ९, ७, ४; तां. १, ६, १७; सा. १, ५, ५; गो. २, ६, १६.

दधु— -धुः श. १, ६, ३, ९. दनायू— -यूः श. १, ६, ३, ९. दन्त(→दत्)— -त्तः श. १, ७, ४, ७; १६; तै. १, २, ६, ५; ३, ८, १, २; —दभिः श. १, ७, ४, १६; ३, ५, ४, ४; ४, ३, ११; १३, ३, ४, १; —दभ्युः तै. ३, ८, १७, ४; —न्तः श. १, ६, ३, २९; ३०; —न्ताः ऐ. ५, २२; ७, १४; शांआ. १, ४; श. ३, ५, ४, २४; १०, १, १, ८; तै. १, ४, ६, १; जै. १, १२, २, ७; गो. १, ३, ७; ९; २, १, २; —न्तात् शांआ. १२, ८; —न्तान् शां. ६, १३; श. १०, ३, ४, ५; —न्तेषु मं. १, ३, ४; —न्तैः तां. ८, ४, १. दत्त्वत् गद्.

दधु— -धुः श. १, ६, ३, ९. दनायू— -यूः श. १, ६, ३, ९. दन्त(→दत्)— -त्तः श. १, ७, ४, ७; १६; तै. १, २, ६, ५; ३, ८, १, २; —दभिः श. १, ७, ४, १६; ३, ५, ४, ४; ४, ३, ११; १३, ३, ४, १; —दभ्युः तै. ३, ८, १७, ४; —न्तः श. १, ६, ३, २९; ३०; —न्ताः ऐ. ५, २२; ७, १४; शांआ. १, ४; श. ३, ५, ४, २४; १०, १, १, ८; तै. १, ४, ६, १; जै. १, १२, २, ७; गो. १, ३, ७; ९; २, १, २; —न्तात् शांआ. १२, ८; —न्तान् शां. ६, १३; श. १०, ३, ४, ५; —न्तेषु मं. १, ३, ४; —न्तैः तां. ८, ४, १. दत्त्वत् गद्.

दन्त-परिमित— -त्तः मं. १, ७, १५. दन्त-पवन— -म् सा. २, ६, ३; ३, १, १३.

दन्त-परिमित— -त्तः मं. १, ७, १५. दन्त-पवन— -म् सा. २, ६, ३; ३, १, १३.

दन्त-परिमित— -त्तः मं. १, ७, १५. दन्त-पवन— -म् सा. २, ६, ३; ३, १, १३.

ॠ 'द्व-' इत्यत्र टि. द्र. १. † =क. १०, ५५, ५१ =वाम. ४, १, ४, ३। √दमेः 'दमनशीलम्' इति या.

२, १८; √दारयतेरिति सा. √द्रोतेरित्त्वार्धः। † √द्वियतेरिति मा.सा. ? द्र. १. || 'दधति' इति पामे. चिन्त्यः।

९ 'धी-' इति सुपा. स्वरधिन्यः। † ←दधत्/कम्, √कन्द या. निघ. १, १४; द्र. १.

दन्त-मूल- -लैः श. १३, ३, ४, १.  
 दन्ता(न्तऽअ-)ञि- -ञये, -ञिः मं.  
 २, ४, ६.  
 दन्तावळ(न्त+वळच्)- -ळः गो. १,  
 २, ५.  
 दन्ति- -न्तिः तै. ३, ८, ९, ३; तैआ.  
 १०, १, ५, १६.  
 दन्ताल- -ळः, -लस्य जै. १२५.  
 दन्दशूक(√दंश्)- -कम् श. १४, ९,  
 १, १९; -काः श. ५, ४, १, १;  
 २; तै. १, ७, ८, २; -कान् तै.  
 १, ७, ८, २; -कान् श. ५, ४, १,  
 १; तै. १, ७, ८, २; -कैभ्यः तै.  
 ३, १, ४, ७.  
 √दम्, म्, दम्नोति तै. २, २, १०,  
 ४; दम्नुवन्ति प. १, ६; देभुः  
 तैआ. १०, १, ९; दभाति तै. २, ४,  
 ६, ९; अदभन् श. ११, ५, ९, ५;  
 अदभाम श. ११, ५, ९, ५; दम्नु-  
 याम श. १, १, ४, १४; का. २,  
 १, ३, १७; १८; दमन् श. ३, ३,  
 ३, ११; ६, ३, १८; ४, ३, ५, ८; तैआ.  
 ६, ८, १.  
 दम्भयेयम् जै. १७६.  
 धीप्सति, धीप्सन्ति जै. १४;  
 दिप्सात् तैआ. २, ५, २; धिप्सात्  
 श. ६, ६, ३, १०; धीप्सतात् जै.  
 १४.  
 दभ- -भाय ऐ. ५, १८.  
 दभीति- -तये तै. २, ५, ८, ११.  
 √दम्, दाम्यत श. १४, ८, २, २; ४.  
 दमायन्तु तैआ. ७, ४, २.  
 द्रुम- -मः तैआ. ७, ९, १; १०, ८,  
 १; ६, २, १; ६३, १; ६४, १; जै. ४,  
 १०, ४, ८; ११, ४, ३; ५, १५; सं.  
 ३; -मम् तै. २, ७, १२, १; ३, १२,  
 ७, ५; -मे श. २, ३, ४, २९; का.  
 १, ४, १, २२; तै. २, ५, ५, ४; ३,  
 ६, १०, ३; तैआ. १०, ६, २, १; ६३,  
 १; -मेऽमे श. ४, ४, १, २; -मेन  
 तैआ. १०, ६, ३, १.

द्रुम- -मम् श. १४, ८, २, ४; -माः  
 तै. २, ७, १२, १.  
 दम-मय- -यः शां. ९, १.  
 दमित्- -ता तै. २, ८, ३, ७.  
 दमूनस्- -नाः ऐ. ३, २९; ५, ८;  
 शां. २३, ३; श. १३, ५, १, ११;  
 तै. २, ४, १, १.  
 दम्पति(-म्ऽप)- -ती तैआ. १, १०,  
 ५; ६; मं. १, ३, १२.  
 दम्य- -म्येभिः ऐ. १, २८.  
 √दय्, दयते तै. २, ४, ३, ४; गो. २,  
 ४, १७; दयसे तैआ. ४, ५, ७;  
 दयस्व श. १४, २, १, १०; दयध्वम्  
 श. १४, ८, २, ४; दयते ऐआ.  
 २, ३, ६; तै. २, ८, ८, २.  
 दयमान, ना- -नाः तै. ३, ६, १३, १;  
 -ने तै. २, ६, १०, ३.  
 दया- -म् श. १४, ८, २, ४.  
 दरिद्र(√द्रा)- -द्र श. ९, १, १, २४;  
 -द्रः श. १, ६, १, १८; -द्राः तां.  
 २४, १८, ७.  
 दरिद्रीकृत्यऽइव श. ११, ३, ३, ५.  
 दप(√दप्)- -र्षः ऐ. ६, २६.  
 दर्भ(√दभ्)- -र्भेऽर्भेऽइति जै.  
 १३३; -र्भः ऐआ. १, २, ३; तै.  
 ३, ३, २, २; ७, ४, ११; जै. १३३;  
 -र्भम् तै. ३, ७, ४, १८; जै. १३३;  
 जै. ३, ७, २, ८; -र्भाः श. १, १,  
 ३, ५; २, २, ३, ११; ३, १, ३, १८;  
 ५, २, १, ८; ७, २, ३, २; १२, ४,  
 ४, ६; ७; १३, १, १, २; का. २, १,  
 ३, २; तै. १, ३, ७, १; २, ७, ९, ५;  
 ३, २, ३, ४; ५, १; ३, २, १; ७, ३, ४;  
 ८, २, ३; तैआ. २, ११, १; ५, १०,  
 ६; -र्भाणाम् तैआ. २, ११, १;  
 ६, ९, १; -र्भान् तै. ३, ७, ३, ३;  
 ४; जै. १३३; सा. १, ३, २; प.  
 ५, २; -र्भे तां १२, ४, ४, ६; ७;  
 -र्भेण तै. १, ४, ४, १; -र्भेषु सा.  
 १, ३, २; -र्भेः श. २, २, ३, ११;  
 ५, २, १, ८; ५, ४, २, २; ७, ३, २,

३; ९, २, १, १२; १३, ८, ३, १३;  
 तै. ३, २, ५, १.  
 दर्भ-तरुगक- -कम् श. ३, १, २, ७;  
 ८; ६, ४, १०; -के ऐ. ७, ३, ३;  
 श. ३, ४, १, २, १.  
 दर्भ-नाडी- -ड्या प. २, ९.  
 दर्भ-पर्ण- -र्णयोः जै. १२४.  
 दर्भ-पवित्र- -त्रेण श. ३, १, ३,  
 १८.  
 दर्भ-पिब्लूल- -लानि शां. १८, ८;  
 -लैः ऐ. १, ३.  
 दर्भ-पुञ्जील- -लैः तै. १, ७, ६, ४;  
 २, ७, ९, ५.  
 दर्भ-मय- -म् तै. १, ३, ७, १; ३, २,  
 ३, ३.  
 दर्भ-मयी- -यी श. १३, १, १, २;  
 तै. ३, ८, २, ३; ४.  
 दर्भ-मुष्टि- -म् श. ९, २, १, १; सा.  
 १, ३, २.  
 दर्भ-स्तम्ब- -म्बः श. १०, ४, ३,  
 १४; ५, ५, १०; तै. २, २, १, ५;  
 ३, ७, ३, ३; -म्बम् श. ७, २, ३,  
 १; २, ४, २९; ८, ३, १, ११; ९,  
 ५, १, ३६; तै. २, २, १, ४; तां.  
 २१, ३, ५; -म्बान् ऐ. ५, २, ३;  
 -म्बे तै. २, २, १, २; ३; ७, १७,  
 ३; ३, ७, ३, ३.  
 दर्भन्(√दृह)- -र्मा श. ४, ६, ९, १४.  
 दूर्वा- -र्वि श. २, ५, ३, १७;  
 का. १, ५, २, १६; -र्व्या श. २,  
 ५, ३, १७.  
 दूर्वि-होम- -मान् श. ५, २, ३, ९;  
 १०; ५, ४, १४; ५, १०; ११.  
 दूर्विहोमिन्- -मिणौ जै. १८६.  
 दूर्व्य- -म् श. १४, ६, ८, ९.  
 दूर्श(√दृश्)- -र्शः श. ११, २, ४,  
 १-५; गो. १, ५, ९; २, १,  
 १२; -र्शम् श. ११, २, ४, ८;  
 तै. १, २, १, १४; -र्शस्य तै. ३,  
 २, ३, ४; -र्शास्य श. ११, २, ४,  
 ८.

दृशां-शां तै. ३, १०, १, १;  
९, ६; १०, २.

दृश-पूर्वमास-सयोः ऐ. ३, ४०;  
७, ११; शां. ३, १; श. १, २,  
३, ५; ३, ५, ११, ५, २, १९; २, ४,  
४, १७; ११, १, ३, ७; ६, २८; २,  
४, ४; १०; ६, १२; ७, २७; ४, १,  
४-७; का. १, ३, ४, १०; २, २,  
१, १९; तै. २, २, २, २; ३, ६, २;  
तैआ. १, २२, ९; २६, १; ५, ४, ६;  
गो. १, ३, ७<sup>३</sup>; -साभ्याम् ऐ. १,  
१; शां. ६, १५; श. २, ४, २,  
११; ३, १३; ४, १७; ६, १, ३७;  
११, १, २, १०; २, ५, ५; ४, १०;  
का. १, ३, २, ११; ३, १०; ६, १,  
२५; तै. २, ३, ६, २; तां. १७,  
१४, १; २५, ४, १; जै. १२२;  
गो. १, ५, ७; ८; २, १, ८; -सौ ऐ  
३, ४०; ऐआ. २, ३, ३; शां. १,  
१; ३, ७; ९; ६, १५; श. १, ७, २,  
२३; १०, १, ५, २; ४, ३, ४; ११,  
१, ६, १६; २, ४, ५; ४, ६; ७<sup>३</sup>; ८<sup>३</sup>,  
९<sup>३</sup>; १०<sup>३</sup>, ५, ५; १४, २, २, ४८; ३,  
२, २७<sup>३</sup>; ४, ३, ३; का. १, ३, ४, १०;  
तै. २, २, २, १<sup>३</sup>; ४, २; ११, ६; ३,  
७, २; ३, ९, २३, १; २; तैआ. १०,  
६४, १; तां. ८, ६, ५; २५, ४, २;  
जै. १२०; सा. १, ३, ५; गो. १,  
५, ७; २, १, ८; १२; २, २४.

दृशपूर्वमास-याजिन्-जिनम्  
तां. १७, १४, १; -जी श. १०,  
१, ५, ४.

दृशत, त्त(√दृश+अत्)- -त्त ऐ.  
४, २९; ऐआ. १, १, ४; शां. १४,  
५; -त्तः श. १, ४, १, २९; तै. ३,  
५, २, २; तैआ. ४, ११, ६; ५, ९,  
९; जैड. ४, १, १, १; -त्तम्  
शांआ. २, १८; श. ६, ४, २, ९<sup>३</sup>;  
१४, ८, १५, ४<sup>३</sup>; ९; तै. २, ६, ४, २;  
८, ९, २; ३, ६, १०, २; तैआ. ४, ५,

२; -त्तस्य श. ७, ३, १, ३२<sup>३</sup>; -त्ता  
तै. ३, १०, १, १; -त्ताय श. १४, ८,  
१५, १०; -त्ते श. १४, ८, १५, ५;  
तै. २, ६, १७, ४.

दृशन्-नम् गो. १, १, १९; -नात्  
शां. २७, ६; ष. ४, ५; -नाय श.  
६, ४, ३, ९; -नेन श. १४, ५, ४, ५.  
दृशनीय-यः तै. २, ७, ९, ४; जै.  
५३<sup>३</sup>; -यम् जैड. १, १८, ५, ३; २,  
२, १, ७; ष. २, ३; -येन जै. ५३;  
-यौ जै. १९०.

दृशनीय-तम-मः श. १३, २,  
७, ८.

दृशयित्वा गो. १, २, २०<sup>३</sup>.

दृविद्युत्(√द्युत्)- -त्त् श. ८, ६, ३,  
२०.

दृविद्युत्ती-ती तां. १२, १, २; -त्या  
तां. ६, ९, २४<sup>३</sup>; २५<sup>३</sup>; १२, १, १;  
१८, ८, ११.

दृविध्वत्(√धू)- -ध्वतः तै. २, ४,  
५, ५.

दृवीयस्(दृ+इष्ट्)- -यः श. ३, ६,  
२, ३; -यसि श. १०, ४, २, २६<sup>३</sup>;  
२९<sup>३</sup>.

√दृश् √दंश् दृ.

दृश(→श्रां)न्-शा ऐ. १, १९<sup>३</sup>; ३,  
४१<sup>३</sup>; ४, १८<sup>३</sup>; ५, ४; १९; २१;  
६, ९; २०; ३६; ८, २२<sup>३</sup>; ऐआ.  
१, १, २<sup>३</sup>; ४<sup>३</sup>; ३, ४, ५<sup>३</sup>; ७, ८<sup>३</sup>; २,  
३, ४<sup>३</sup>; ५, १, १; शां. २, ३; ९, २;  
१३, ४<sup>३</sup>; १४, २<sup>३</sup>; १७, ३; १९,  
५; ७; २२, ७; २५, ८; २९, १;  
२<sup>३</sup>; ८; ३०, १; ७; शांआ. २, १७;  
५, ८<sup>३</sup>; श. १, १, २२; २, ३, १,  
१८; ३, १, ४, २३<sup>३</sup>; ३, ३, ३; ८, १,  
३; ४; ४, १<sup>३</sup>; ९, ४, १९<sup>३</sup>; ४, ४, ५,  
१९; ५, २, ४, १०<sup>३</sup>; ४, ५, ४; ६, २,  
१, २३<sup>३</sup>; २, ४<sup>३</sup>; ९; ३४<sup>३</sup>; ३, १,  
२१<sup>३</sup>; ८, २, १२<sup>३</sup>; ७, १, १, ३३<sup>३</sup>;  
८, १, १, २<sup>३</sup>; ३, २, १३; १४<sup>३</sup>; ३,

११<sup>३</sup>; ४, १२<sup>३</sup>; ४, २, १३<sup>३</sup>; ३, ८;  
९-१२; १३<sup>३</sup>-१७<sup>३</sup>; १८<sup>३</sup>; १९<sup>३</sup>; ५,  
२, ११<sup>३</sup>; ६, १, २२; ९, १, १, ३१<sup>३</sup>;  
३८<sup>३</sup>; ३९; २, १६<sup>३</sup>; ४, ३, ६; ११<sup>३</sup>;  
१०, २, ३, ५; ४, २, ११; २०; २५;  
४, ३, ८; २०; २१; ५, ४, ८; १६,  
१, २, २; २, १, २; ६, १०; ४, ३,  
१८<sup>३</sup>; ६, ३, ७; १२, २, २, १४<sup>३</sup>;  
३, २, ५; ८, १, २२; १३, २, ५, ४;  
५, १, ६<sup>३</sup>; १४, १, ३, १, ५, ५, १९<sup>३</sup>;  
६, ९, ५; ९, ३, २२; का. १, ३, १,  
११; २, १, २, १; तै. १, २, १,  
१९; ४, १<sup>३</sup>; ८, ८, १; २, १, १, ३<sup>३</sup>; ८,  
७, ४; ३, २, ७, ५; ७, ५, ११; ८,  
१४, ६; २१, २; तैआ. ४, ६, १<sup>३</sup>;  
२<sup>३</sup>; ५, ७, १२; तां. २, ७, ८; ४,  
८, ५; ६; ६, १, ३; १३, ९, ५; १६, १,  
९; १२<sup>३</sup>; १७, १४; १<sup>३</sup>; १८, ८, १२;  
९, ४<sup>३</sup>; २२, १४, ४; २३, २, १; ३,  
३; ५, १; २; ८, १; ३; ९, १; ४; ११,  
१; ४; १२, १; १४, १; ५<sup>३</sup>; १७, १;  
१८, १; २०, १; ३; २२, १; ६; २३,  
१; २५, १; २६, १; २८, १; २४, १,  
१; ५; २, १; ४, १; ५, १; ६, १; ८, १;  
९, १; ११, १; १२, १; १३, १; १४,  
१; ६; १५, १; १६, १; ६; १७, १; ४;  
१८, १; १९, १; २०, १; २५, १, १;  
१०; २, १; ४, १; जै. १०३<sup>३</sup>;  
१२८; १५६; १६९<sup>३</sup>; २०५; जैड.  
१, ६, १, ६; २, ३<sup>३</sup>; १४, ३, १; ५;  
२, २, ४, ९<sup>३</sup>; ४, ११, ४, ६; जैआ.  
२, ९, ५; आ. २, ५, १; मं. १,  
२, १९; ष. ४, ४; गो. १, ४,  
२४; ५, ५; २०; २, १, १८; ६, २<sup>३</sup>;  
१५; -शाड-शा श. ३, ४, ३, १८;  
५, १, ३; ५, ४, ५, ३; ८, १, १, २<sup>३</sup>;  
२, ११; ५, १, ५; २, २; ९, १,  
१, ३९; २, १९; १३, ६, २, ३; १४,  
६, १, २; तै. ३, ८, ६, ५; तां.  
१८, ९, ४; २५, १५, १;

—शुभिः ऐ. १, २२; ४, २४<sup>६</sup>; ६, ९; ७, १३; ऐआ. ५, १, ४; श. ३, ३, ३, १८<sup>३</sup>; ८, १, ४; ४, ४, १, १५; तै. १, ३, ७, ४; ८, २, १; तैआ. १, ६, ३; ११, ८; तां. ३, ९, १; १०, १; ११, १; १३, १<sup>३</sup>; ३<sup>३</sup>; १५, ७, ६; ८, २; १७, १४, २<sup>१०</sup>; १९, २, ६; —शुभिःऽशुभिः श. ८, ७, २, १२; —शुभ्यः. शां. १०, २; श. ४, ५, ८, १६; ५, ४, ५, १३; ८, ३, ४, १४; —शुसु ऐ. ५, २५; श. ९, ३, २, ८; १०, ४, २, २०; तां. ४, १, १.

दश-कपाल- -लः श. ५, ५, २, ६; १२, ७, २, २०; तां. २१, १०, २३; —लम् श. ५, ४, ५, ८; ११, ४, ३, ५<sup>३</sup>; तै. १, ७, ३, ४; ८, ६, ३; ३, १, ५, ९.

दश-कृत्वस् (ः) श. २, ४, ३, १०<sup>३</sup>; ३, ३, २, १७<sup>३</sup>; का. १, ३, ३, २, १०<sup>३</sup>; तै. २, ३, ६, ४; तैआ. ४, २, ८, १; तां. १२, १०, ८.

दशत्व- -त् श. ८, ५, २, १५; —तः ऐआ. १, ३, ८; २, ३, ४; ५, ३, १; श. ४, ५, ८, १६<sup>३</sup>; ८, ५, २, १६; १३, २, ५, ४<sup>३</sup>; ६, १, ३<sup>३</sup>; २, ४; तै. ३, ९, २, ४; तां. २०, १५, १२; —तम् श. ४, ५, ८, १६<sup>३</sup>; १३, ४, ३, १४; तै. १, २, १, १४; सा. १, ४, २; ६; ९; —ता श. ८, ५, २, १५; १३, ६, १, ३<sup>३</sup>; सा. १, ४, ३; ४; ५; —तौ श. ८, ५, २, १६.

दशत्वय(श+तयप्)- -यान् गो. १, १, ५<sup>३</sup>; ८.

दशति- -ति श. ११, १, २, ९; —तीनाम् ऐआ. १, ५, २; ५, ३, १.

दश-दशिन्- -शी तां. १९, २, ४.

दशदशिनी- -नी शां. २, ३; १७, ३; १९, ५, ७; ३०, ७; श. ४, ४, ४, २; ११, ४, ३, १८.

दश-धा श. १, ८, १, ३४; तै. १, ८, १, १; ५, १; २, २, ४, १; तैआ. ३, ११, १; जै. १, २, ३, ४; ९, १, ३; ५; ७; ९; २, १; ३; ५; गो. १, ५, २०.

दशधा-विहित- -तः श. ५, २, ४, १०; ११, १, २, ३.

दशनी- -म् गो. २, १, १९.

दशदशिन=दशदशिन गद्र.

दश-पदी(←पाद्)- -दी जै. ४, ११, ४, ५.

दश-पुत्र- -त्रः जै. २, २, ३, १०.

दश-पुरुष- -म् श. १२, ९, ३, १; ३.

दश-पेय(√पाप्)- -यः श. ५, ४, ५, ३<sup>३</sup>; ४; तै. १, ८, २, २; ८, ४; तां. १८, १०, ९.

दश-स- -मः ऐ. ३, १; ऐआ. १, ३, ७; शां. १२, ८; १४, २; श. ४, १, ५, १६; ४, ४, २; ९, ४, ३, ६; तैआ. ५, ६, ९; तां. ६, ८, २; ३; जै. २, २, ३, १०; ४, ९; ४, ११, २, ७; —सम् ऐ. ३, १; ५, २२; २५; शां. १४, २; २६, ७; २७, १<sup>३</sup>; २<sup>३</sup>; ७<sup>३</sup>; २९, ५; श. १२, १, २, ३; ३, २०; २, ३, ९; १३, ७, १, १२; तै. २, २, ६, १; ३; ३, ११, १; तां. ४, ८, ७; १०, ५, १७; १५, ७, १; ८, ३; ११, १२; १४; २४, ११, १; आ. २, २२, १०; गो. १, ४, ९; १०; —सस्य शां. २७, ३; —साः तै. ३, ११, २, २; —मात् ऐ. ६, २४; शां. २९, ५; तां. १८, ९, ४; आ. २, २२, ८; —माय शां. २७, २; —मे ऐ. ४, १७; ७, १३; शां. २७, १<sup>३</sup>; ४; २९, ५; शांआ. २, १७; श. ४, ६, ९, ७; ५, ४, ५, ३; १३, ४, ३, १४; १४, ९, ४, २१; तै. २, २, ६, १; ३; तैआ. ५, १२, २; जै. १६२; —मेन तां. १५, ४, ३; जै. १४३;

—मेयु तै. ३, ११, २, २.

दशमी- -मी श. १, ४, १, ३७; ६, ३, १, २१; ८, ५, २, ७— १०; ९, ५, १, ४४; ११, २, ७, ६; तै. १, ३, ७, ४; ८, ५, ३<sup>३</sup>; २, २, १, ७; तैआ. ५, ६, १०; तां. ६, ८, ३; १८, ९, ३; —मीम् ऐ. २, २०; ऐआ. १, ४, १; शां. २३, २; तां. २२, १४, ३; जै. १५, ८<sup>३</sup>; ५, ४, ६; गो. २, ४, ३; —म्या श. ५, ४, ५, २; —म्याम् श. १, ४, ३, २०.

दश-मास्य- -स्यः श. ४, ५, २, ४<sup>३</sup>; ५<sup>३</sup>; —स्यम् श. ४, ५, २, ४; १३, ५, ४, २२ —स्यानि ऐ. ४, २२.

दश-रात्र(—त्रि+ट्त्र)- -त्रः श. १२, १, ४, ३; २, १, ४; २, २; ३, १; २; ११; ४, १६; १३, ७, १, २; तां. २२, १५, १; जै. ११८; गो. १, ४, १२; १४; १५; २२; २३; ५, २—४; —त्रम् शां. २६, २; २७, ७; श. १२, १, २, २; ३, १७; २, ३, ८; ९; ३, १, ९; जै. १५८; गो. १, ४, १०; २०<sup>३</sup> —त्रस्य शां. २७, ७; श. १२, २, ३, २; तां. १५, ११, १३; —त्राय गो. १, ४, १४; —त्राय श. १२, २, ३, ११; गो. १, ४, २२; —त्रे ? जै. १२८; —त्रेण सा. २, ५, ६.

दशरात्रिक- -म् श. १२, १, २, २.

दश(—शऽक्)- -र्च- -र्चः तां. १३, ७, ९; १५, १, ५; —र्चम् ऐ. ६, २०; शां. २९, ८; गो. २, ६, २<sup>३</sup>; —र्चां३म् ऐ. ६, २०; —र्चान् गो. १, १, ५; —र्चौ तां. १३, ७, ८.

दश-वाजिन्- -जी जै. १, १, ४, ३.

दश-विध- -म् शांआ. १०, ८<sup>३</sup>.

दश-वीर- -रम् श. १२, ८, १, २२; तै. २, ६, ३, ५; तां. २५, ७, ४; —राः तां. २५, ७, ४.

दश-शत- -तानि ऐआ. २, ३, ४.

दश-सनि- -निः, -निम् सं. १, ७, ६.  
 दश-स(स→)सा- सा तां. २, ७, १.  
 दश-समृद्ध- -हः तां. १८, ९, ४.  
 दश-स्वोभ- -म् तां. ४, ६, १६;  
 जैआ. २, ९, १५; आ. २, १८, ६.  
 दश-हविस्- -षम् श. ९, ४, ३, ११;  
 ११, ४, ३, ५; तै. ३, ९, १६, ४.  
 दश-हूत- -तः, -तम् तै. २, ३,  
 ११, १.  
 दश-होतृ- -त्ता तै. २, २, १, १; ६;  
 ३, २; ९, ३; ३, १, २; ३, ६, ४; ११,  
 १, तैआ. ३, ७, ४; तां. २५, ४, २;  
 -त्तारः तै. २, ३, ५, १; -त्तारम्  
 तै. २, २, १, १; ६; ७; ४, १; ८, ३;  
 ११, १; ३, २, १; २; ७, ४; १०, २;  
 ४; ३, १२, ५, ५; तैआ. ३, ११,  
 १; -त्तुः तै. २, २, ११, १; ६;  
 -त्तुणाम् तै. २, ३, ५, ६; ३, १२,  
 ५, १; -त्त्रा तै. २, २, १, ६; ४, १;  
 ८, ५.

दशा(-शब्ज-)क्षर, रा- -रम् शां.  
 १७, १; तां. ८, ५, १३; १२, १३,  
 २९; जै. ७४; -रा ऐ. ६, २०;  
 ३६; श. १, १, १, २२; २, ३, १,  
 १८; ५, १, २०; ३, ३, २, १७; ३,  
 १८; ५, १, ३४; ९, ४, १९; ४, ५, ८,  
 १२; ६, २, २, ३४; ३, १, २१; ८,  
 २, १२; ८, १, २, ११; ३, २, १३;  
 ३, ११; ४, २, १३; ५, १, ५; २, २;  
 ६, १, २, २; ९, १, १, ३१; ३८, २,  
 १९; ४, ३, ११; १०, ४, ३, २१;  
 ५, ४, ८; ११, १, २, ३; १२, २, २,  
 १४; ७, २, २०; १३, ६, २, ३; ७, १,  
 २; १४, १, ३, १; का. १, ३, १,  
 ११; ४, ३, १६; २, १, २, १; तै. १,  
 ८, २, १; ३, ८, ६, ५; १४, ६; २१,  
 २; ९, १६, ४; तैआ. ७, ६, १०; ७,  
 १२; ६, ८, १; तां. ३, १३, ३; ४,  
 ५, १६; ६, ८, २; ८, ५, १३; १२,  
 १०, ८; १३, ७, ८; १५, १, ५; ११,

१३; १९, २, ४; २०, १५, १२;  
 जै. ५६; १४३; १६९; गो. १, ४,  
 २४; २, १, १८; ६, २; १५; -राम्  
 जै. ५६; -रे ऐआ. १, ३, ७.  
 दशाक्षर(त्रि ?)-निघन- -म् तां.  
 १५, ११, १३.  
 दशा(-शब्ज-)ङ्गु- -म् तैआ. ३,  
 १२, १.  
 दशा(-शब्ज-)तिरात्र- -म् गो. १,  
 ४, ७; ८.  
 दशा(-शब्ज-)तुगान- -म् जैआ. २,  
 ९, ५; आ. २, २१, १; २३, ९; सा.  
 ३, ७, ७.  
 दशा(-शब्ज-)रत्नि- -रत्निः शां.  
 १०, १.  
 दशा(-शब्ज-)वर- -म् सा. १, ५, ४.  
 दशाहू(-शब्ज-हन्)- -हान् श. १३,  
 ४, ३, १५.  
 दशो(-शब्ज-)त्तर(र→)रा- -राः श.  
 ७, १, १, ३३.  
 दशिनू- -शिनः श. १३, २, ५, ३;  
 तै. ३, ९, २, ३; -शिमिः श. १३,  
 २, ५, ३; तै. ३, ९, २, ३.  
 दशिनी- -नी ऐ. ३, ५०; ५, १९;  
 २१; ऐआ. १, ३, ४; तां. २२,  
 १४, ४; २४, १०, २; -नीभ्याम्  
 ऐआ. १, ४, २; -नीम् ऐ. ३, २३;  
 गो. २, ३, २०; -न्याम् ऐ. ३,  
 २३; ५०; गो. २, ३, २०.  
 दशस्यत्(√दशस्य)- -न् तै. २, ४,  
 ३, ५.  
 दशस्या- -स्या श. ३, ५, ३, १४;  
 -स्ये तैआ. १, ८, २.  
 दशा- -शामिः श. ४, १, १, २८; ३,  
 ५, १७; -शाम् तै. १, ३, १०, ७.  
 दशा-पवित्र- -म् ऐ. ७, ३२; श.  
 ४, २, २, ११.  
 दशा-होमीय- -ये श. ४, ३, ४, ६; ७.  
 दशान् जै. १४४.  
 दस्(√दं, दस्) - -स्म तै. ३, ६,

१०, १; -स्मम् ऐआ. ५, २, ४; तां.  
 ११, ४, ३; गो. २, ४, २.  
 दस्-वर्चस्- -र्चाः तै. २, ८, ५, ४.  
 दस्- -न्ता तै. २, ८, ७, ७; -न्तौ  
 ऐ. २, १८; श. १४, ५, ५, १७.  
 दस्यु(√दस्)- -स्युः जै. १६८;  
 -स्युन् श. १, ६, ३, १३; -स्युन्  
 शांआ. १२, ३; सा. ३, ६, ९;  
 -स्युनाम् ऐ. ७, १८.  
 दस्यु-हन्तम(-न्+तमप्)- -म् श. ६,  
 ४, २, ४.  
 √दह, दहति ऐ. ३, ४; श. ६, २,  
 १, ५; ६, ३, ११; का. २, १, ४, ३;  
 दहति श. २, २, ३, ६; ४, ८; का.  
 १, २, ३, ४; ४, ७; ६, ३, १०; तै.  
 २, ८, ८, १; तैआ. ५, १०, ६; तां.  
 १७, ७, २; जै. २०७; जैड. ३,  
 ६, ४, ५; ८; सा. ३, ७, २; सं. ३;  
 गो. २, ४, ९; दहयन्ति प. ५,  
 ९; दहतः तै. १, ५, १०, ४; दहन्ति  
 श. १, २, १, ४; दहन्ति श. १२, ३,  
 ५, २; ५, १, १४-१६; दहामि तैआ.  
 ५, १०, ६; दह ऐ. २, २; श. २, २,  
 २, १३; का. १, २, २, ८; तै. १, ४,  
 ६, ५; २, ४, १, ७; जैड. ४, १०, ३,  
 ६; दहतम् तै. २, ८, ४, ५; अदहव  
 श. ६, ६, ३, ११; जै. ६१; गो.  
 १, २, २१; दहेव श. १२,  
 ४, ४, ४; दहेव श. ३, ७, ४, ११;  
 जै. ६१; १००; गो. १, ५, २२;  
 दहेयुः श. १२, ५, २, ३; दहेयम्  
 जैड ४, १०, ३, ५. दग्ध-दग्धम्,  
 दग्ध- गद्र.  
 द्रहव्- -न् श. १, ४, १, १४, २, ६,  
 १, ७; १२, ४, ४, २, ३; का. १, ६,  
 १, ६; तां. ५, ३, ९; जै. ९७;  
 -न्तम् श. १, ४, १, १४.  
 दहन- -नात् प. ५, १०.  
 दहथमान- -नात् जै. २०७.  
 दहर(←दत्र)- -म् तैआ. १०, १०, ३.

दहरक- -कागि शां. १२,३.

दद- -हम् जैउ छ, १०, २, १; -है  
तैआ. १०, १०, ३.

√शदा(→√दद)†, दत्ते प. २, १०;  
दुदाति ऐ. २, २; शां. १, १; छ,  
२; १२; १४; ५, २; ४; ५; ७; १५,  
४; २५, १४; १५; शा. १, ७, २,  
५; ९, ३, १; २, २, ५; ७; ४, २,  
१९; ६, १, ३६; ४०; ३, ५, १, २५;  
छ, ३, ४, ६; १९; २०; ३२; ३३;  
४, ४, ४; ५, १, ११; ८, १; ६; ५, २,  
५, ३; ४; ७; ८; ११; ५, ५, १२; ६  
३, ३, १३; १४; ७, १, १, ४; ९, ४,  
१, ११; ४, २, ५; ११, १, ५, १०;  
११; १२, ९, २, ११; १३, १, १, ३;  
४, १, ११; १४, ४, २, २९; ६, ८, १०;  
का. १, २, २, १; ६, १, २७; तै. १,  
१, २, ४; ४, ९, ४; २, १, ५, ३; २,  
५, ५; ४, ६, ९; ७, ९, २; ८, ८, १;  
३, ८, २, ४; ११, ६, ४; १२, ५,  
८; तैआ. २, १०, १; १३, १; ९,  
१०, ६; ददाति शा. २, २, १, ४;  
२, २; ४, २, ७; ८; ११; १८;  
१९; ६, १, ३६; ३, ९, ४, ४; छ, ३,  
४, २; ११; २०; २१; २२; २३;  
३२; ५, १, ४, ११; ५, २८; २, ३,  
१; ५, २; ६; १०; १२; ४, ३, २६;  
५, २२; ५, १, ८-१२; ५, १६;  
७, १, १, ३; ४; २, २, २१; ८, १, ३,  
५; ९, ४, २, ११; ११, १, ४,  
४; ५, १०; ११; १३, १, १, ४; ५,  
६; ४, १, ६; १४, ३, १, ३२-३५;  
६, ९, २२; का. १, २, १, २; २, ५; ३,  
३, ७; ३, ८; १०; १५; १६; ६,  
१, २४; तै. १, १, ६, ९; १०; ११;  
३, ३, ७; ४, ३, ३; ८, २, ३; २, २, ५,  
५; ३, ८, २, २; ४; ९, १४, ४; १२,  
५, ७; ८; १०; तैआ. १०, ६३, १;  
तां. ६, १, ५; ७, १५; ९, ३, २;  
१६, ५, ३; ६; २३; ६, १; ८, ७;

१८, ३, २; २१, १, ६; जै. ७५;  
८६; १२४; १३२; १३४; १३९;  
१४३; १४४; १८०; जैउ. २,  
५, २, १०; ३, ५, १, ८; १६; २,  
१४; ५, ८; ७, ४; मं. २, ६, ११;  
प. १, २; छ, १; गो. १, २, २१;  
२, १, २२; २३; २६; ३, १८; १९;  
दत्तु: शा. २, ३, ४, ३; तां. २५,  
१५, ३; जैउ. ३, ५, ३, ८; ददते  
शा. ७, ४, २, ७; जै. ११८;  
ददति ऐ. ३, ११; ऐआ. १, १,  
४; का. १, ३, ३, १२; ददति  
शा. छ, ३, ४, ३; ११, ४, १, ८; १३,  
५, ४, २७; तै. १, ३, १०, ७; तां.  
१७, १, १६; २१, १, ६; जै. १०७;  
जैउ. ३, ५, ३, ४; ६, ४; ८; ७, ८;  
८, ८; १७; प. २, १०; ददासि  
शा. २, ३, ४, ६; का. १, ४, १,  
५; मं. १, ५, ४; ददे तै. १, २, १,  
१४; दधि शांआ. ६, १; ददामि  
ऐ. ५, १४; ७, १५; २०; ८, ९;  
२२; ऐआ. २, २, ३; शा. २, ५,  
३, १९; का. १, ५, २, १८; तै. २,  
४, ६, ७; ददामि शा. ७, ३, २,  
१४; ११, ३, १, ४; ६, २, ४; १३,  
४, १, १०; १४, ६, १०, ४; ७; १०;  
१३; १६; १९; ७, १, १६; १७;  
३९; ४०; २, १०; ३०; तै. ३, ११,  
८, १; गो. १, १, ३२; ३, ८; ददहे  
तां. १३, ७, १२; ददसु: ऐ. ७,  
३४; शा. ९, ५, १, ४९; ददु: शा.  
१, २, ५, ४; ११, ४, ३, २०;  
१४, ५, १, १; ९, १, ८; का.  
२, २, ३, ४; जै. ६; ददौ ऐ.  
७, १६; शा. छ, १, २, ४; ३, ४,  
२३; ६, १, १३; ११, ६, २,  
१०; १४, ७, १, १; का. १, ४, १,  
१; तै. ३, ११, ८, १; जै. २०४;  
गो. १, २, ५; ददु: ऐ. ७, १६;  
तै. २, ४, ४, ७; ददु: शा. ११, ५,

१, १२; तै. २, ७, ५, २; तैआ. १,  
२७, ३; जै. १७६; १८६; दातार:  
शा. ११, ५, १, १२; दास्यति ऐ. ५,  
१४; शा. १, ९, ३, १६; २, ३, ४,  
६; छ, ३, ४, २३; दास्यन्ति ऐ.  
५, १४; दास्यसि तै. ३, ११, ८,  
१; दास्यथ तै. ३, २, ९, ७;  
दास्ये का. १, १, २, १०;  
दास्याम: तै. १, ३, १०, १; ददातु  
ऐ. ५, २१; ७, २१; ऐआ.  
५, २, १; शां. २६, १७; शा. २,  
६, १, ३९; का. १, ६, १, २६;  
ददातु शा. छ, ३, ४, २८-३१; ५,  
२, २, ११; ११, ४, ३, ७; १३, ८,  
२, ४; तै. २, ५, ३, १; ३; ७, ३;  
४; ८, १, ४; ३, १; ५, ८; तैआ. १,  
२७, ६; ३१, ६; ३, ७, १; २; ३;  
४; ११, ८; १०; ६, ६, १; १०,  
४०, १; प. २, १०; मं. १, ५,  
३; दत्ताम् शा. २, ३, ४, १२;  
ददतु ऐ. ६, ३५; जै. १३६; प.  
२, १०; गो. २, ६, १४; देहि ऐ.  
छ, २५; ७, १७; २०; शा. २, ३, ४,  
२; ५, ३, १९; का. १, ४, १, १; ५,  
२, १८; तै. २, ७, १७, २; तैआ.  
५, ७, ३; १०, १, ८; देहि शा.  
१, ९, ३, १६; २, ३, ४, २;  
१९; ३, १, ३, ९; १५; ५, ३,  
४, ५; ६; १०; ११; ६,  
६, ४, ७; ९, ३, २, ५; का.  
१, ४, १, १; १५; तै. २, ४,  
१, ८; ५, ६, ४; ३, ७, ६, २२; ११,  
४, १; तैआ. छ, ४२, २; १०, १,  
१२; तां. ६, ४, ११; २४, १८, ८;  
जै. १८६; १९८; जैउ. ३, ५, १,  
७; १५; १६; २, ९; १०; १४; ५,  
७; ८; ७, ३; ८, ७; १६; १७; प.  
२, १०; देहिददेहि तैआ. १०, ६०,  
१; दत्ताम् का. १, ४, १, १०; जैउ.  
३, ५, ३, ७; दत्त ऐ. ५, १४; ७,

† √शदा दाने; √शदा लवने इति विवेको द्र. ।



१६; वा. २, ४, २, २४; ३, ९, ३,  
 २५; ७, ३, ४, ७; ८; ९; १२-  
 २०; २१; १४, ८, २, २; ४; का. १,  
 ३, ३, २०; ६, १, २८; जै. ४०;  
 जै. ३, ५, ३, ३; ४, ३; ७: ५, ३; ६,  
 ३: ४; ७; ८; ७, ८; प. २, १०; मं.  
 २, ३, ५; १२: दत्तन शां. २६,  
 १७; ददानि शां. २५, १४; जै.  
 ६; १२४; १३४; मं. २, ३, २०;  
 ददाव जै. १५२; ददामहै श.  
 ११, ४, ३, २; ददाम शांआ. ४,  
 १; २; तां. ७, १०, १०; जै. १७६;  
 १८६; अददाव ऐ. ५, १२; ७, १४;  
 ८, २२; २३; वा. २, ३, ४, २; ४, ३,  
 ४, २३-३१; ११, ४, ३, ८-१७;  
 १३, १, ५, ६; ४, २; ८; ११; १४;  
 जै. १८६; मं. १, ८, ५; अददुः  
 ऐ. ६, ३५; शां. १, २; तै. २, ८, ५,  
 ४; अददुः श. ४, ३, १, ११; तै.  
 १, १, ९, १; २; ३; ३, १०, १; २;  
 तां. ६, ५, १२; जै. ४०; १३२:  
 अददा: तै. ३, ९, १४, ३; दद्यात्  
 ऐ. ३, ११; ४६; ५, २७; ६, २५;  
 ७, १; ३; १८; ८, २०; ऐआ. २,  
 ३, ६; ५, १, ५; शां. १, १; शांआ.  
 ११, ८; १३, १; वा. २, २, २, ५;  
 ४, २, ७; १४; ४, ५, १, ११: ८,  
 १५; ५, ३, ५, २६; ५, ५, १२; ६,  
 २, २, ४०; ११, १, ३, ७; १४, ९,  
 ४, ७; दद्यात् श. २, १, ४, ३; २,  
 २, ३-५; ४, ३, १४; ५, २, ४७; ३,  
 ५, १, २५; ३, ४, ५; ५, १, १६;  
 ८, १२; १३; १४; १०, ६; ७; ६,  
 २, २, ४०; ९, ४, २, ११; ५, १,  
 ५७; १०, २, ५, १६; ११, १, ४, ४;  
 ५, ११; ५, ६, २; १२, ४, १, ९; २,  
 १; ५, २, १४; १३, ६, २, १९: ८, ४,  
 १०; का. १, १, ४, २; २, २, १; २;  
 ३; ४; ३, २, १२; ५, १, ३८; तै. १,

४, ३, २; ७, ७; ५, २, ३; ३, १२, २,  
 ९: ४, ७; ५, ९; ११; तैआ. १, २,  
 ४; ३२, ३; १०, ४८, १; ४९, १; ५०,  
 १; तां. ९, ५, २; १३; ९, १५; १६,  
 ११, १; जै. १०७; १३२; १३९;  
 १४३; सा. १, ३, ६; ३, ५, ३; सं.  
 ३; प. २, ९; १०; गो. १, २, ६;  
 २२: २, ३, १९; ६, १४; दद्युः ऐ. ७,  
 १; ऐआ. २, १, ५; दद्याम् तै. ३,  
 १०, ११, ३; जै. ६; दद्याम तां.  
 ६, ५, १०; देष्म मं२, ३, १३; अदाव  
 श. ४, १, ५, ९; तै. १, २, १, १६;  
 अदाव श. ३, २, २, २५; ४, ३, ४,  
 ३२; तै. २, २, ५, ५; तैआ. १, २, ७,  
 ५; ३, १०, १; ४; तां. १, ८, १७; जै.  
 १८६; मं. १, १, ७; २, २, १९; दाव  
 ऐ. ७, २१; तै. २, ८, ४, २; दाताम्  
 तैआ. ६, ३, २; अदुः ऐ. ५, १४;  
 श. १, २, ५, ५; का. २, २, ३, ५;  
 तै. २, ६, १५, २; ३, ६, १५, १;  
 अदुः श. १, २, ५, ५; का. २, २,  
 ३, ५; मं. १, २, १६; १८; अदू३:  
 ऐ. ५, १४; दा: श. २, ३, ४, २१;  
 १४, १, ३, १९-२३; का. १, ४, १,  
 २२; तै. २, ५, ६, १; ८, २, ६;  
 तैआ. ४, ५, ३; ४; १०, ४; ५; ५,  
 ८, १०; सं. ३; अदाम् श. ११, ५, ३,  
 ७; तै. ३, ११, ८, २; अदाम जै. ६.  
 दीयते तै. १, ४, ३, ३; दीयते श.  
 ४, ३, ४, २४; तै. ३, ९, २१, १;  
 तां. १६, ८, ४; २०, १५, १२; जै.  
 १४९; गो. २, १, ५; दीयन्ते तै.  
 १, ३, ६, ३; तां. ७, ४, १; ४;  
 २०, १५, १२; २१, १, ९; गो. १,  
 २, १७; २, १, ५.  
 दापयति श. ५, २, २, ६.  
 दिदासिथ ऐ. ८, २१; अदित्सताम्  
 तां. १३, ७, १२; अदित्सन्त तां.  
 ७, ५, ६.

दत्त-दत्त्वा-ददत्-ददि-ददिवस्-ग्र  
 दा- → दा: तै. २, ४, ६, २७.  
 दातव्यव्या-व्यम् ऐ. ३, २८;  
 -व्या ऐ. ६, ३५.  
 दातुम् ऐ. ८, २१; श. १३, ७, १,  
 १५; तैआ. २, ६, २; जै. १४३.  
 दातु-त्ता शां. ४, २; वा. ३, २,  
 २, २५; ४, ३, ४, ३२; ५, २, ५, २;  
 ३; ४; ६; ७; ८; १०; ११; १२;  
 ६, ६, ४, ७; ७, ५, २, १३; ११, १,  
 ४, ४; १४, २, १, १५; तै. २, २,  
 ५, ५; ६; ५, ३, ३; ३, १, १, ८; १०,  
 १, १; ९, ७; १०, ३; तैआ. ३, १०,  
 १; ४; तां. १, ८, १७; गो. २, १, ९;  
 -तारम् श. २, ३, ४, ७; ६, ६, ४, ७;  
 का. १, ४, १, ६; तै. ३, १, १, ९; ६,  
 १२, १; तैआ. १०, ६३, १;  
 -तारौ श. २, ३, ४, ३; १२; का.  
 १, ४, १, २; १०; -तु: श. १४,  
 ६, ९, ३४; -त्रे शां. ४, २; श. ३,  
 ९, ४, १२; ४, ४, २८-३१; ११,  
 १, ४, २; तै. २, २, ५, ४; तैआ.  
 ३, १०, १; ४; तां. १, ८, २; ३; ६;  
 ८; १०; ११; १३-१६; गो. २, १, ९.  
 ददान-नम् श. २, ३, ४, ३८; ४,  
 ३, ५, १०; १४, ८, २, ४; का. १,  
 ४, १, २७; तैआ. ६, ५, ३; १०,  
 ८, १; ६२, १; ६३, १; -नाव  
 तैआ. १०, ६२, १; -नाय श.  
 ३, २, २, २५; ४, ३, १४; ५, २,  
 २, ९; ११, ४, ३, ७; जै. २०९; मं.  
 २, ५, ६; -ने तैआ. १०, ६२, १;  
 ६३, १; -नेन ऐ. ८, २२; श.  
 ११, ५, ७, १; १४, ९, १, १९;  
 तैआ. १०, ६३, १; जै. १५२;  
 सं. ४. ददान-अद्र.  
 दान-काम, मा-मा: तै. १, १, २,  
 ३; ४; २, ३, ५, ४; ९, ९.  
 दान-प्रतिग्रह-ह: सं. ५.

॥ मुपा. १ । तु. = क्र. १०, १४, १२ । ७ क्र. ६, १६, २६ । 'दा-' इति मुपा. स्वरः । मुद्रणप्रमाद-  
 स्तुनो वा रूपम् । 'नु' इति मुपा. स्वरश्चिन्त्यः ।

दामन्- नै तै. १,५,८,३.  
 दाजु- नवः तैआ. ४,८,३,५,७,४.  
 दाय- यम् ऐ. ७,१७;१८; श. १,  
 ७,२,२२; ३,२,१,१८; ९,५,१,  
 १२; तां. १६, ४, ४; -यस्य श.  
 ४,४,२,१३.  
 दायद्- दः श. १२,४,३,९.  
 दावन- वने शांआ. २१,३; जै. १९९.  
 दास्यत्- न् श. २, ६, १, ३४; ४,  
 ३,४, १२; ५,८, १५; १६; ५, १,  
 ४, ११; का. १, ३, ३, १०; ६, १,  
 २३; तैआ. २, ६, २; तां. ६, ७,  
 १४; ९, ५, १३; ९, १५; जै. १२४.  
 दिक्षु- देय- अद्र.  
 √ रदा, दाति तै. ३, २, २, ४; दान्ति श.  
 ५, ५, ४, २४; तै. २, ६, १, ३.  
 दाक्षायण- गः श. २, ४, ४, ६; का. १,  
 ३, ४, ४.  
 दाक्षायण-यज्ञ- जः ऐ. ३, ४०; श.  
 २, ४, ४, २; का. १, ३, ४, १; -ञस्य  
 शां. ४, ४; ५; -जे ऐ. ३, ४०;  
 -ज्ञेन शां. ४, ४.  
 दाक्षायणयज्ञिन्- ज्ञी द्वा. ११, १,  
 २, १३.  
 दाक्षायण-हस्त- स्तः श. ६, ७, ४, २.  
 दाक्षासा(?) जै. ६२.  
 दाक्षिण(←दक्षिणा)- णम् श. ३, ५,  
 १, १८; -णानि श. ४, ३, ४, ६;  
 -णेषु शां. १५, १; २९, २.  
 दातव्य- दातुम्, दातृ- √ १दा गद्र.  
 दातृ(√रदा)- त्रम् श. ५, ३, ४, १८;  
 तै. १, ७, ६, २; ३.  
 दाधिक(←दधिका)- म् आ. जैआ.  
 १, ३५८.  
 दाधिकी- क्री शां. ३०, ८; गो.  
 २, ६, १६; -क्रीम् ऐ. ६, ३६; शां.  
 ३०, ८; गो. २, ६, १६.  
 दाधीच(←दध्यन्च्)- चः तां. १२,  
 ८, ५; १४, ६, १०.

रदान- √ १दा गद्र.  
 रदान(√दो)- ना शां. २४, ८.  
 दानव(←दनु)- वः श. १, ६, ३, ९;  
 ३, १, ३, ११; -वम् तै. २, ८, ३,  
 ७; -वस्य आ. १, ६२; २६०;  
 -वाः श. ११, ५, ५, १३.  
 दाजु- √ १दा गद्र.  
 दान्त, न्ता(√दम्)- न्तः शांआ. १३,  
 १; श. १४, ७, २, २८; -न्ता तै. १,  
 ७, १, ४; -न्ताः तैआ. १०, ६३, १.  
 दामन्(√दो)- म श. १४, ५, २, २;  
 -मनी तां. १७, १, १५; -मभिः  
 ऐआ. २, १, ६; -मानि ऐआ. २, १,  
 ६; -न्ना का. १, १, २, ९.  
 दामन्-त्- पाणि तां. १७, १, १५.  
 दामन्- दाय-, √ १दा गद्र.  
 दायिवम् जै. ६२.  
 दार(√दृ)- रान् सा. १, ३, ६; ६, ७;  
 ३, १, ३; जै. ७४; -रो तां. १५,  
 ३, ७; जै. २०५.  
 दारु- रु श. ३, ८, ३, १५; ४, ५६;  
 तै. २, ५, ५, ७; जै. ३, ४, ३, ३;  
 ६, ४, ३; -रुगः शां. ६, १२; शांआ.  
 २, १; -रुगा जै. १३०; -रुभिः  
 श. १, ८, ३, १८; २, २, ३, ११;  
 का. १, २, ३, ९; -रुणि श. २,  
 २, २, १३; ५, ४, ३, १६; ६, ६, ३,  
 ५; १४, ६, ९, ३२; का. १, २, २, ८;  
 -रो तै. १, ४, ७, ३; -रौ-रौ श.  
 १२, ४, ३, १; -रौः जै. ३, २, १, ७.  
 दारु-पात्र- त्रम् तै. ३, २, ३, ८;  
 -त्रेण तै. ३, २, ३, ८; ९; १२.  
 दारु-भूत- म् शांआ. ४, १४.  
 दारु-मय- याणि तै. १, ४, १, ३;  
 ४; -ये तै. २, २, ९, ७.  
 दार्व(←रुअ)- न्न- न्नः श. ६, ६,  
 २, १४. = द्रवज- अद्र.  
 दार्वी(←रुअ)- हार- म् तै. ३,  
 ४, ८, १.

दारुण- णः श. १३, ४, ४, ९;  
 -णः इव श. १, २, ३, ८; का. २,  
 २, १, २, १; जै. १३८; -णम् श.  
 १, २, ३, ८; -णम् इव श. १३,  
 ४, ४, ९; का. २, २, १,  
 २१.  
 दार्ढ्युत- -तानि आ. जैआ. १,  
 ५०३.  
 दार्ढ्यजन्ति(←दृढजयन्ति)- न्तये  
 जै. ३, ७, ५, १; -न्तिः जै. ३,  
 ७, ५, १.  
 दार्ढ्य(←दृढि)- -यः वं. २; -याः  
 तां. २५, ३, ६; -यात् वं. २.  
 दार्ढ्य(←दर्भ)- -र्भ्यः ऐआ. १, २, ३;  
 जै. १००; १२४; १३७; १४३;  
 १५३; जै. ३, ६, १, १; २;  
 -र्भ्य ऐआ. ५, १, ३. = दाल्भ्य- द्र.  
 दार्शपूर्णमासिक(←दर्श-पूर्णमास)-  
 के शां. ५, २.  
 दार्शु(←दर्श)- म् तै. ३, २,  
 ३, ४.  
 दाल्भ्य(←दल्भ)- -ल्भ्य जै. १,  
 १२, ४, १; १८, ४, ३; -ल्भ्यः शां.  
 ७, ४; जै. ११५; जै. १, २, २,  
 ३; ४, ६, २, २; -ल्भ्याय तां.  
 १३, १०, ८. = दार्भ्य- द्र.  
 दाव- वाः श. ११, २, ७, ३२.  
 दाव-पु- म् तै. ३, ४, ११, १.  
 दाव-सु- सुः तां. १५, ५, १४; -सोः  
 आ. १, ११९.  
 दावसु-निधन- नम् तां. १५, ५,  
 १२.  
 दावन् √ १दा गद्र.  
 √ दाश्, दाशत् तै. २, ४, ३, ४;  
 दाशात् तै. २, ८, ७, १०; द्वादशति  
 तै. २, ४, ३, ९; द्वादशत् तै. २, ८,  
 ३, १; दाशेम जै. ६२.  
 अदाशयत् श. १, ६, २, ५.  
 दाशु- म् तै. ३, ४, १२, १.

† 'दधि-' इति जैआ. पाठः । ‡ 'दधिक्री' इति G. मुपा. ? । § 'अदारसन्त' गद्र. । § 'रु-' इति W. मुपा. स्वरदिचन्त्यः । ¶ 'रु-' इति अज. W. मुपा. स्वरदिचन्त्यः । § 'दार्भ्यः' इति आन. मुपा. । § = दाव- ।

॥दाशस्पत्य,त्या- -त्यम् तां. १३,  
५,२६; -त्या तां. १३, ५,२७;  
-त्यानि जैआ. १,५३८; आ. १,  
५४०; -त्ये आ. १,५३८.

दाश्वस्- -शुषः ऐ. २, ३७; ऐआ.  
१,१,४; शां. १४, २; श. २,३,  
४,४०; ४, ३,१,२७; का. १,४,  
१,२९; तै. २, ५, ४, ५; -शुषे  
ऐ. ५,८; श. २,३,४,३८; ४,३,  
५,१०; ७, ३,१,२९; ५,२,३९;  
१०,१,३,११; का. १, ४,१,२७;  
तै. २,४,४,३; ६,१३,२; ८,२,२;  
५,६; ८; ३,६,४,१; मं. १,५,४;  
२,२,१९; -इवांसः ऐआ. १,१,  
४; श. २,३,४,४०; ४,३,१,२७;  
का. १,४,१, २९; -इवासम् ऐ.  
५,१६; -इवान् श. २,३,४,३८;  
७,३,१,२९; ५,२,३९.

दाश(←दश)-त(य→)यी- -भ्याम्  
शां. ८,७.

दाश-राज्ञ- -ज्ञः गो. २, ६, १२;  
-ज्ञे जै. २०९.

दाश-रात्र- -म् गो. १,४,९.

दाशारात्रिक- -म् श. १२, १, ३,  
१८; गो. १,४,९; १०.

दाशावाज(←दिश-वाजिन्)- -जे  
आ. १,१६२.

॥दाश-शीरोहा- -हे जैआ. १,५५८.

१दास(√दस्)- -सम् ऐ. ६, १८;  
१९; शां. २१, ४; २२, ४; गो.  
२,४,२; ६,१.

दासी- -सीः तै. २,८,३,३.

२दास- -साय ऐआ. १,३,४.

दासी- -सीनाम् श. १४, ९, १,  
१०; -स्याः ऐ. २, १९; शां.  
१२,३.

दास-शिरस्- -सी आ. १,५५८.

दास-सरस- -से आ. १,५५८.

दासी-शत- -म् सा. ३,५,३.

दासी-सहस्र- -स्त्राणि ऐ. ८, २२.

दास्य- -स्याय श. १४, ७, २, ३०.

१दासक- -कः जै. ६२. दंशुक-८.

३दास(←दस्)- -म् जै. ६२.

दासनु- -नो तां. १,७,९.

दास्यत्-√१दा गद्.

दाहुक(√दह)- -कः तै. १, १, २, २.

दिति(√दो)- -म् श. ५, ४, १, १५.

दित्य-बृह- -वाट् श. ८, २, ४, १२;

तै. २, ६, १८, १; -वाहः श. ८,

२, ४, १२; -वाहम् श. ८, २, ४,

१२; तै. २, ६, १७, २.

दिव्यौही- -ही तां. २१, १,

८; जै. १४९.

दित्सु(√१दा)- -त्सुः जै. १९९.

दिदासत्- -तः तै. २, ८, ८, ६.

दियु- -द्यवः श. ५, ४, २, २; -द्युन्

श. ५, ४, २, २; -द्योः श. १, ९,

२, २०.

दियोत् ऋ तै. १, ७, ८, २.

दिदक्षितु(√दृश्)- -तारः श. ११, २,

७, १२.

दिदक्षेण्य- -ण्यः तै. २, ७, ९, ४.

दिधिपु(√धा)- -णो तै. ३, ६, १२,

१; -गोः तैआ. ६, १, ३.

दिधिपू-पति- -म् तै. ३, ४, ४, १.

दिन्(√दो)- -नम् तै. १, ६, ८, ६;

-नानि श. २, ४, २, १७.

दिनर्दिन\* - -म् जै. ८८.

√दिव्, दीन्यध्वम् श. ५, ४, ४, २३.

दिव्- -वः तै. २, ४, ६, १०; -वुः

ऐ. १, २०; २२; ३२; २, ९; ४,

९; ५, १; १९; २०; ३२; ६, ७;

७, ९; ऐआ. २, १, ७; ३, १, २; २,  
५; शां. ६, १०; २०, ४; २१, ४;  
२३, ३; २५, ५; २६, १३; १४;  
शांआ. ८, ८; श. १, २, १, ११;  
१६; ४, १८; ८, २, १०; २, ३, ४,  
११; ३, २, १, ३; ३, ४, २, ४; ४, १,  
१२; ५, ३, २, २; ६, २, ८; २, २; ७, १,  
२२; ८, ३, ३०; ९, ४, १०; ४, २,  
४, २, ४; ३, १, १६; ५, २, १७; ५, ४,  
५, १४; ६, २, ३, ६; ८; ४, १, ८, ७,  
४, ३; ५; ७, १, १, २, ४; ४, १, ९;  
३०; ४, १; ५, २, २, १; ८, २, ३, ६; ४,  
१, २; २, ६; १, ५; ५, १, १; ६, १, ५;  
३, १, ९; ७, १, ९; १७; २, १;  
३, ९; १, ८; २, १; २, २, १, १, ५; ३,  
१७; १, ८; २, ४; २, ६; ३, १, ६; ३,  
१, ५; ४, ४, १, ३; १०, ६, ३, २; ११,  
१, ६, १, ६; ७, ४, ४; १२, ४, १, ७;  
५, २, ४; १३, ४, १, १, ३; ५, १, १, २;  
६, १, १०; १४, १, ३, २, ९; ४, ८;  
४, ३, २, ८; ६, ८, ३; ४; ६; ७; का. १,  
१, १, ४; ४, १, ९; २, १, ४, १, ५; २, २,  
१०; तै. १, १, १, २; २, १, २; ६; १, ८;  
२, २; २, ३; ४, ६, २; ५, ५, २; ७, १;  
६, ४, ५; २, १, १, १; ४, ५, ४; ५; ६,  
१०; ८, १; ५, ८, १, १; ६, ७, १; ८,  
२, १; ८; ३, ६; ५, ४; ७, १; ३; ८; ९,  
१; ३, १, ३, २; २, ३, २; ६, २; ९, ५;  
६; ३, २, १; ९, ९; ५, ७, १; ३; १०,  
१; ६, २, १; १०, ३; ७, ४, १; ५, ९;  
६, १, ९; ७, १, ४; ९, ६, ५; २०, २;  
११, १, ९; २, १; ६, २; तैआ. १,  
१०, ५; ११, ३; २९, १; ३, १०, ४;  
११, २; ४, ७, २; ८, ४; ११, २; ५,  
६, ६; ७, ९; ९, १; ६, २, १; ३, १; ७,  
३; तां. १, २, ९; ७, ६; ४, ६, १८;

॥←दाशः(दाश-य.१)स्पति- । †'-डा-' इति मुपा. स्वरश्चिन्त्यः । §'दशारात्रिकम्' इति कालि. मुपा. ? । †'-स-शि-'  
अद्र. । †'दाश शीरोहे ?' इति जैआ. पाठः गद्. । †'जातवेदस्' इत्यस्योत्तरार्ध-(दस्-)सम्बन्धि । §=क्र. ५, ३९, ३ ।  
'दिक्षु' इति मुपा. चिन्त्यः । मन इत्यस्य विशेषणमिति द. Pw. प्रश्न. च । सा. स१. इति प्रामादिकम् । †=तैसं. १, ८,  
१४, १ । सम्बुद्धौ रूपमिति सा. यदाह तत्र । पाठिकस्याऽऽमन्त्रितायुदात्तस्य वाक्यादौ दुर्वारत्वात् । 'दियोः' इति मुपा.  
इति यदाह Kt. तत् सम्भाव्यतेतरामिव (तु. क्र. ६, ४६, ९, प्र. न.) 'वियोत्' (य. २०, २) पाभे. ? । \*अर्वाचि-शब्दः ।

६, ६, १७; १०, १६; १८; १२, ११,  
 १; १४, २, १; २; ९, ४; २०, १४, २;  
 २५, १२, ५; जै. ११७; १६५;  
 जैठ. १, १, ३, ५; ६; ५, ५; ४, १, ६;  
 १४, २, १०; ३, ६; ९; ३, ४, १, ६;  
 ४, ११, ३, १३; ५, १२; १३; आ.  
 २, ५, १; २०, ७; सा. १, ५, १२; २,  
 ६, ६; ८; गो. १, १, ६; २, ७; २, २,  
 ७; ५, १३; -वम् ऐ. १, २३; ३,  
 ३३; ४, २४; ५, ३२; ७, ५; ८, २३;  
 ऐआ. २, ४, १; ३, १, ३; ६; शांआ.  
 २, १५; ७, ११; १५; १०, ४; शा.  
 १, १, २, १३; २, १, ११; ४, १४;  
 १८; १९; ४, १, २८; ७, ३, १; २;  
 २२-२४; २५; २६; ४, १; ८, ३,  
 १५; ९, ३, ९; ११; २, १, २, १३;  
 ४, ११; २९; २, ४, १८; ३,  
 ४, ३६; ३, १, १, १; ६, १, १५; ६,  
 ३, ३; ४, १४; ७, १, ३२; ९, ३, ३०;  
 ४, ५, ७, ८; ६, ७, २; ९, १२; ५,  
 २, २, ६; ६, १, २, ४; ३६; २, ३, ५;  
 ३, १, १५; ५, २, ५; ७, २, ६; १५;  
 ४, ७; ७, ३, १, २०; ४, १, १९;  
 २०; ८, ५, १, २; २, १५; ३, ३; ७, ३,  
 ९; १८; ४, १४; ९, १, २, ३७; २, ३,  
 २६; ३४; १०, १, २, १; ६, १, ९;  
 ११, १, ६, ७; ६, २, ७; ७, ४, १, ८,  
 १, २; १२, ८, २, ३२; १३, २, ६,  
 १४; ५, ४, १४; २३; ६, १, ३; का.  
 १, १, ४, ११; २६; २, ४, १३; ४, १,  
 २६; २, १, २, १२; ४, ९; २, २, ८;  
 १०; ११; तै. १, ५, ७, १; ७, ६,  
 ६; २, १, ५, ८; २, ४, ३; ३, ९,  
 ४; ४, ६, ८; ७. १०; ५, २, २; ६,  
 १०, ४; ६; ८, २; ९, २; ३, १, १,  
 ६; २, ६; २, ७, २; ३; ९, ५; ३, ९,  
 ४; ७, ६, २२; ९, ५, ३; २०, २;  
 १०, २, १; ४, ३; १२, ८, १;  
 तैआ. १, ६, ३; ७, १; ४; ९, ६;  
 १३, १; ४, ३, १; ५, ६; ८, ४;

९, ३; ४२, ५; ५, ४, १०; ७, ९; ८, २;  
 ६, ९, २; १०, १, १; १४; ६२, १;  
 ६३, १; तां. १, ९, ३; ६, ४, २; २०,  
 १५, ११; जै. ११; २६; ४५;  
 ६२; ८८; १७६; जैठ. १, ११, २,  
 ७; १०; १५, ३, २; ३, ५, ७,  
 १; प. १, ५; २, १; ५, ९;  
 १०; गो. १, १, ६; १९; ३९; २, ९;  
 १२; १७; ५, १८; २५; -वम् इव  
 शांआ. १२, १; -वा ऐ. ५, २४;  
 ३०; शां. १०, ३; शांआ. १०, ४;  
 शा. १, ८ १, १९; २, १, ४, १; ४,  
 २, १, १९; ८, ५, ३, ३; ११, ५, १,  
 ४; का. १, १, ४, १; तै. ३, ५, ८,  
 १; १३, १; ७, १२, ६; तां. १०,  
 १, १; जै. ७३; २०५; जैठ. १,  
 १४, २, १०; ४, ११, ३, १३; सा.  
 १, ६, १; ७, १; मं. १, ६, २६;  
 प. ४, १; गो. १, १, ३६; -वाऽ-  
 इव ऐ. ४, २५; जै. १७६; -वाम्  
 तै. ३, १०, ७, १; -वि ऐ. १, ९;  
 २, ९; ४, ७; ५, १२; २०; ७, ९; ऐआ.  
 ३, १, २; २, ३; शां. ८, ८; २५, ३;  
 ६; १०; २६, १५; १७; २७, १;  
 शांआ. ४, ८; ५, १; ७, ४; ८, ४;  
 १२, १; शा. १, ९, ३, १०; १२; २,  
 २, १, १४; १५; ३, २, ४, १; ३, ४,  
 ७; ४, ३, १३; ४, ३; ५, १, ९; ३,  
 २०; ६, २, २; ८; ३, १५; ९, ३, ५; ४,  
 २; १२; ४, १, २, ८; २, २, ९; ५, १५;  
 ३, ५, १२; ६, १, २, ८; १०; ३, २,  
 २; ७, ४, ५; ७, १, १, २३; ३, १, ९;  
 ४६; ४, १, २८; ५, २, ५६; ९, १,  
 १, ३५; २, १, १५; ५, २, ६; ११, २,  
 ३, १; ७, २, ६; ८; १२, ८, १, २;  
 १४, १, ४, १४; २, २, १७; का. १,  
 २, १, ९; १०; तै. १, १, ३, १०; ३,  
 २, ७; ५, ८, २; २, ४, ३, ३; ६, ३, १;  
 ७, १२, ४; ६; ८, १, ५; ३, २; ९, १;  
 ३, २, १, १; ३, ५; ८, ६; ३, ११, ३;

५, ७, १; २; ९, १; ६, २, २; १३,  
 १; १४, ३; ७, ५, ११; ६, १०; १०,  
 १; १२, ६; ९, ४, २; ११, १, ११; ६,  
 ४; १२, ८, १; ९, १; तैआ. १, २०,  
 १; २, ३, १; ६, १; ३, ४, १; १२, २;  
 ४, ७, ३; ९, ३; ११, १; ५, ६, ७; ८,  
 ३; ९, १; ६, ६, २; १०, १०, ३; ६, ३,  
 १; तां. ७, ५, २; जै. १४; १८०;  
 १८५; जैठ. १, १, २, २; ४, १, ८;  
 सा. ३, ३, ५; मं. १, ५, ११; प.  
 १, २; गो. १, २, ८; १७; ३, १४;  
 ५, २४; -विऽइव ऐआ. १, ५, २;  
 शा. ३, ७, १, १८; -वे ऐ. १, २६;  
 ३, ४८; शा. ३, ६, १, १२; ७, १, ५;  
 ९, ३, ५; १४, १, ४, १४; ३, २, ८;  
 ९, ३, ६; तै. २, ८, ५, २; ३,  
 ३, ६, ३; ४, १७, १; ७, १०, ३;  
 ८, ७, ३; तैआ. २, १५, १;  
 ३, ५, १; ४, ७, २; ९, ३; ५, ८, ३;  
 १०, २, १; ३, १; ४, १; तां. १, ९,  
 ३; गो. २, २, ४; धूमिः ऐ. १, २१;  
 का. १, १, ४, २६; तैआ. ४, ४२, ३.  
 छौः छो-अद्र.  
 दिवःश्येनि- नयः तै. ३, १२,  
 २, ९.  
 दिवस्तम्भनी-म् जैठ. १, २, ३,  
 ९; १०.  
 दिवस्पृथिवी- न्योः शा. १, ९,  
 १, ४.  
 दिवा(-व्ऽआ-)यतनी-म् शांआ.  
 ७, ११.  
 दिवि-क्षय(√२क्षि)- न्यः तैआ.  
 ३, ११, ८.  
 दिवि-चर- रः सं. ४.  
 दिवि(-व्ऽइ-)-ष्टि- ष्टयः ऐ. ५,  
 ६; -ष्टि तै. २, ४, ७, ६.  
 दिवि-सुद्- वम् शा. ५, १, २, ६.  
 दिवि-स्पृश- क् ऐ. ३, ४२;  
 तैआ. ४, ८, ४; ५, ७, ८; -वाम् ऐ.  
 ५, ६; तै. ३, ३, ७, ८.

† 'दिवि' इति सा. । † आशुदाप्तत्वं चिन्त्यं तु. ऋ. १, ६, १ । † 'दिव्यायतन' ऐआ. अद्र.

दिवि-स्पृष्ट- -ष्टः शां. २६, १७.  
 दिवो(त्रःऽदा)दास- -सः जै.  
 ८२; -सम् तां. १५, ३, ७.  
 दिव्या(विऽआ)यतनां- -म्  
 ऐआ. ३, १, ३.  
 दिव- -वेऽ-वे ऐ. १, ३०; ६, ३५;  
 शां. ९, ५; २०, ४; २२, ४; श. २,  
 ३, ४, २८; ४, ४, १, ६; ११, ४, ३,  
 १९; का. १, ४, १, २२; तै. २, ७,  
 १५, १; तां. ८, ९, २; १२, ९, ३;  
 जै. ६९; १३६; गो. २, ६, १४.  
 दिव-त्व- -म् तां. २०, १४, २.  
 दिवा श. २, १, ४, १; २; ३, ९, २, ६;  
 ८; ४, ३, १, ८; ६, ५, ४, १०; ७,  
 ३, २, १९; १२, ७, ३, १; ३; ९, २, २;  
 १३, १, ४, ३; ५, ४; ५; २, १, ७;  
 १४, १, २, २१; तै. १, १, ४, ३;  
 ७, १, ७; २, १, २, ९; १०; २, ६, ४;  
 ९, ९; ३, ८, ३; ४, २, ४; ४, ९; ६, ६,  
 १; ११, ५; ६; १२, ३; ३, ७, ६, २१;  
 १०, ४; ८, १, ६, ४; ९, १, ३, ३; १४,  
 २, ३; ११, ६, ४; तैआ. १, ११, २;  
 २, १२, १; ५, ११, २; तां. १, ६,  
 १०; ५, ८, ९; ८, १, १, ३; ९, १, ११;  
 १२, ६, ८; १०, २२; दिवाऽइव  
 श. ३, ९, २, ६; ११, १, ६, ७; ११.  
 दिवा-कीर्त्य- -त्यम् ऐ. ४, १९;  
 ५, ३१; शां. २५, १; १०; तै. १,  
 २, ३, १; २; तैआ. ५, ८, १३; तां.  
 २३, १६, १; २४, १४, १; ४; १८,  
 १; २०, १; २५, १, १; ८; २, १;  
 प. ३, १२; -त्यस्य ऐ. ४, १८;  
 -त्यानाम् श. ४, १, ५, १५;  
 -त्यानि ऐ. ४, १९; तै. १, २, ४,  
 २; तां. ४, ६, १३; -त्यैः तां.  
 ४, ६, १३.  
 दिवाकीर्त्य-सामन्- -मा तां. ४,  
 ६, १२.  
 दिव्यु, व्या- -व्यः शांआ. १२, ५; श.  
 ५, १, १, १६; ६, ३, १, १८; ९, ४,

४, ३; ११, १, ५, १; तै. २, ४, ७,  
 १; तैआ. २, १९, १; ४, ११, ५; ७;  
 ५, ९, ८; सं. १, १, १; -व्यम् श.  
 १, ९, १, १६; २, ३१; ३, ८, ५, ३;  
 ४, ३, ३, १४; ६, २, १, २६; ९, ४,  
 ४, ३; तै. १, ४, ८, ३; २, ४, २, ६;  
 ८, ३, ४; ३, ५, १०, ५; ७, ५, १०;  
 आ. १: गो. १, ५, २४; -व्यस्य  
 तै. २, ५, ६, ३; ८, ६, ७; तैआ.  
 १, ५, १; -व्या श. ७, ५, १, ८;  
 १४, ३, १, ४; तै. २, ८, ६, ६;  
 -व्या: ऐ. ८, ११; ऐआ. १, ३, ५;  
 श. १२, ४, ४, २; तै. २, १, ५, १;  
 ७, १५, ४; ८, ६, ४; ३, १, २, ३;  
 तैआ. १, १, ३; २१, ३; ३१, ६;  
 जै. १४६; जैड. ३, ५, ६, २; ४;  
 -व्यान् जै. ९७; जैड. १, २, ३, ९;  
 ११, २, ६; १४, ४, १; ३, ५, ६, १;  
 -व्यानि शां. २५, ५; श. ६, ३,  
 १, १७; ८, ६, ३, २१; -व्याभ्यः  
 तां. १, ३, २; ६, ७, २; -व्ये तै.  
 ३, ५, ८, ३; १३, ३; ६, २, ३; -व्येन  
 ऐ. ७, ७; श. ६, २, १, २६; तै.  
 १, ४, ८, ३; २, ७, १५, ४; प. ४,  
 ६; -व्येभ्यः श. ४, १, १, २२; २,  
 २१; -व्यैः ऐ. १, २८; -व्यौ तै.  
 १, १, २, ६. दीव्यमान- अद्र.  
 दिश, दिशान्तु तै. १, ४, ८, ५; दिश  
 तैआ. १०, १, ५; दिशेत् तै. ३,  
 २, २, ४.  
 दिश- -क् ऐ. १, ८; १४; ४, २५;  
 शां. ७, ६; १८, १०; श. १, २,  
 ५, १७; ७, १, १२; ३, २०; ८, ३,  
 १८; ९, ३, १३; २, ३, १, २३; ४,  
 ३६; ६, १, ९; २, ५; ३, १, १, २;  
 ६; ७; २, ३, १५-१९; ४, २, २; ६,  
 १, २३; ४, १२; ४, ३, ५, ७; ५, १,  
 १, ४; ३, १, २; ४, २, १०; ५, १,  
 १२; ६, ३, ३, ४, ४, २२; ६, २, ३;  
 ८, १, ८; ७, २, १, ८; ८, २, १, ९;

३, १, १२; १४; ५, ३, ५; ६, १, ५;  
 ६-९; १६-२०; २, १, २, ९; २,  
 ३, २५; ३, ४, ११; १३; १०, ६, ५,  
 ३; ११, १, ६, २१; २२; ८, ३, ६;  
 १३, २, २, १९; ४, २, १५; ५, ४,  
 २४; ६, २, १८; ७, १, १३; ८, १, ६;  
 ९; १४, १, २, २; २, २, ३८; ६, ११,  
 ५; का. १, ३, १, १४; ३, ९; ४, १,  
 २६; ६, १, ७; २, ३; ४; २, २, ३,  
 १६; तै. १, ६, १, २; ९, ७; १०, २; ७,  
 १, ८; ८, ६; २, १, ३, ५; ३, ८, २०,  
 ४; ११, ५, १; २; ३; १२, ९, १;  
 तैआ. १, २, ३, ५; ६; ७; ५, ८, ९;  
 तां. ५, २, ३; ६, ५, २०; जै.  
 ११७; ११८; जैड. १, १०, १, २;  
 प. ३, १; गो. १, २, १९; -म्  
 ऐ. १, ८; ३, ३१; श. ३, ८, ३, ३५;  
 ५, २, ४, ७; ११; १२; १४; ६, १,  
 २, ९; १०; ३, १, ४४; ७, २, २,  
 १३; ४, १, २०; ५, १, १५; ८, २, २,  
 ४; २, ३, २; ३, १, ११; २, १; ५,  
 १, ५; ६, १, ४; ९, २, ३, ८; ५, १,  
 ३५; १०, २, ४, ५; ५, ४, ४; १२,  
 ८, ३, १७; २६; १३, १, १, ४; ८, १,  
 ५; २, ७; १४, ५, १, १०; ५, ५, ८;  
 ६, ७, १४; तै. १, ८, ३, १; ३, ३,  
 ८, ६; ७, ६, ३; ८, २, १; २; ५, ४;  
 १२, ७, १; तैआ. १, २०, १; २४,  
 ४; ५, २, १; ४, १३; ८, ४; तां. ६,  
 ४, १५; जैड. १, १४, १, ७; प.  
 १, २; गो. १, ३, १४; २, ३, १६; ४,  
 १८; ५, ७; -ग्भिः श. ३, ९, ४,  
 २०; २१; ६, १, २, १९; २, ३, ४; ४,  
 ३, ५; ५, २, ११; १४; ७, १, १५;  
 १६; १७; ८, ३, १, ११; ४, १, २६;  
 १०, २, ६, ३; तै. ३, ८, १२, २;  
 तां. १२, ४, ९; -भ्यः ऐ. ७,  
 ३४; ऐआ. २, १, ७; शां. ८,  
 ४; श. २, ४, ४, २४; ३, ५, १,  
 ३२; ८, ३, ३५; ५, ३, ५, ३०; ६,

† 'दिवायतन' इति शांआ. सुपा. गद्र. । ऽ क्र. १, १, ३; तत्र च सा. द्र. ।

३,३, २६; ५,४,३; ७, २,४,२;  
 १४; ३,२, ११; ४, १,३,२; ३३;  
 ३४; ८,१,२, ५; २,३, २; ५; ९,  
 ३,४,४; ११, ८,४, ६; १२, १,  
 २,२; ८,३, १७; १३, १, १, ४; ८,  
 १, ५; १४, १, ३, १६; ३, २, १०;  
 ६, ७, १४; ९, ३, ६; का. १, ३, ४,  
 १४; तै. १, ३, ७, ७; ७, १, ५;  
 ६, ८; २, ३, ९, ४; ५, ४, ५; ३,  
 ४, १, ८, १; ८, २, १; ५, १०; तैआ.  
 १०, २, १; ३, १; ४, १; तां. १५,  
 ३, २, ५; १६, १३, ११; गो. १,  
 ४, ८; २, ४, १६; -शः ऐ. १, ७;  
 १२; १४; २, ६; ३, ३१; ४, २४;  
 ५, २८; ६, ३२; ८, ११; ऐआ.  
 २, १, १; ५; ६; ७; २, ३, ४, १; २;  
 ४, १, १; शां. ७, ६; २१, २; २४, १;  
 ३०, ७; शांआ. ४, १२; १, ३; ६,  
 २०; ७, ५; १०, १; ६; ११, १; २;  
 ५; ६; शा. २, ४, ४, २४; ३, २, ३,  
 १४; ५, १, ३, २; ८, ३, ३, ५; ९, ४,  
 २०; २, १; ५, २, १, १५; ३, ५, ३०;  
 ४, १, ३; ८; ४, ६; ५, १, २; ६, १;  
 २, ४; १९; २९; २, २, ३४; ३, ४;  
 ३, १, ११; २, १; ४; ३, २६; ५,  
 २, ६; ११; १४; २, २; ४, ३; १२;  
 ७, १, १५; १६; ४, ७; ८, २, १०;  
 १२; ७, २, २, १३; ४, २; १४; ३,  
 १, १३; १४; १५; १६; २४;  
 २७; ४, १, १४; २०; ५, १, १५;  
 २, २०; ८, १, २, ४; ४, २; २, १,  
 ८; ३, १, ११; १२-१४; ३, ९;  
 ४, २, १०; १३; ५, १, १०; २, ३;  
 ४; १३; ३, ६; ६, १, ४; १४; ९,  
 १, १, ३१; ३८; २, ३, ८; १३;  
 २३; ३४; ३, ४, ४; ४, ३, १०; ११;  
 ५, १, ३६; ३९; २, ८; १०, २, ३,  
 ५, ४, ४; ३, ३, ७; ५, ११; ४, ५,  
 २; ५, ४, ४; ५, ६; ७; ६, ३, २; ४, १;  
 ११, १, ६, २६; २, ७, ८; ७, ४, १;  
 ८, २, १; १२, १, ३, १८; ८, ३,

२६; १३, १, २, ३; ४, १; २, १०,  
 ३; ५, ४, ४; ६, १, ३; ८, २, ७; ३,  
 ५; १४, १, ४, १०; ३, २, १०; ४, १,  
 १६; ५, ५, ८; ६, २, १३; ७, १४;  
 ९, २०; १०, १२; ११, ५; ९, १,  
 १४; का. १, ३, ४, १४; ४, ३, ४;  
 तै. १, १, ३, ७; ३, ६, १; ६, ८, ५; ७,  
 ७, १; १०, ५; ८, ३, १; २, १, ५,  
 २; ३, ५, ६; ९, ४; ६; ६, ११, ४;  
 १२, ३; १८, २; ७, १५, ४; ८, १, ३;  
 ३, ८; ६, २; ३, १, १, ५; २, ७, ३;  
 ६; ३, ८, ६; ६, ६, २; ७, ५, ७; ७, ७,  
 ६; ८; १०; १२; ८, ५, ४०; १२, २;  
 ९, ६, ५; १०, २, १; ४, २; ८, ६;  
 १२, ५, १; २; ७, १; तैआ. १, ७, ४;  
 ९, ७; १८, १; २३, ९; २५, ३; ३, ९,  
 २; १२, ६; ४, ३, २; ४२, ५; १, २,  
 १; ३, ६; ७; ८; ४, ७; ८, ५; ६, ७, ३;  
 ९, २; ७, ७, १; १०, १, ४; ५; ६, ३,  
 १; तां. ५, ४, ३; ६, ५, २०; ८,  
 ८, १३; १२, ३, ११; ४, ७; २१; १३,  
 ४, २; १६, १३, १०; जै. १५; ४६;  
 ८१; ९२; ११७; ११८; १३०;  
 १५५; १६९; जैड. १, १, २, ५;  
 ५, ४; ५, १, २; ६, २, २; ३, ४; ६; ९,  
 १, ९; ११, २, ६; १२, २, ९; १५, २,  
 ५; १८, २, ४; २, १, २, ४; ४, २, ५;  
 १२; ३, १, १, ९; २, ८; ४, २; ४, ३,  
 ६; ८; ५, ३, १; २; ४; ४, ११, १, ९;  
 ११; ३, ७; मं. २, ५, ११; प. १,  
 २; २, १; ४, ४; ९, ९; गो. १, १,  
 १०; २, ११; २२; ३, १४; ४, १०;  
 २, ३, १६; ४, ४; १८; ५, ७; ६,  
 १२; -शः शा. १, ७, ३, २०; २, १, २,  
 ३; ५, १, ५; ३, ६, ४, १२; ६, ७,  
 २, १६; ७, ३, २, ११; ८, ६, १,  
 ५-९; का. १, १, २, १; तै. १, ८,  
 ८, ५; २, ५, १, ३; ३, २, २, ३; ११,  
 ५, १; २; तैआ. ६, ९, १; -शः S-  
 शः श. ५, ५, १, ६; मं. २, ६, ५;  
 -शम् ऐ. १, ७; १४; ८, ९; १०;

शां. ७, ६; १८, १०; २२, १, २;  
 ५; ९; २३, ३; ८; शा. २, ३, ४,  
 ३६; ६, १, ९; २, ५; ३, २, ३,  
 १५-१९; ४, १, १, २७; २,  
 १, ९; ७, १, १, ५; ६; ७; ५, १, ३-  
 ७; ६, ८, १, ८; ७, २, १, ८; १८;  
 १९; ३, १, २०-२३; ८, २, १, ९;  
 २, ३, ५; १४; ९, १, २, ९; ३, ४,  
 ११; ११, १, ६, २१; २२; २३;  
 २४; २, ७, ७; ८; ५, ३, ४; ७, ११;  
 १२, ९, २, ६; १३, ८, १, ९; ३,  
 ४, ४, ५; १४, २, २, ८; ३, १,  
 २७; ६, ८, ९; १०, ३; १२; का. १,  
 १, २, १; ३, ३, ९; ४, १, २६; ६, १,  
 ७; २, ३; तै. १, ६, १, २; ८, ५; ९,  
 ७; १०, २; ७, १, ८; २, ३, ९, ९;  
 तैआ. ६, ९, १; तां. ६, ४, १४;  
 १२, ४, ११; जै. १०९; ११७;  
 १५५; प. १, ५; २, ४; ३,  
 १; ५, ३; ५; ६; ११; १२; गो.  
 १, १, ४; १७-२१; २, १८;  
 -शम् ऐ. ६, ३२; ८, ९; ऐआ.  
 २, १, ७; शां. ८, ४; १९, ७; ३०,  
 ७; शा. ८, २, १, १०; ९, १, १,  
 १८; ४, ३, १०; ५, १, ३, ७; ३८;  
 १२, १, ३, १८; १३, ६, १, ३; १४,  
 ४, १, ११; ५, ५, ८; ९, ३, १४; ४,  
 २१; तै. १, १, ६, ६; ७, ७, १ ८,  
 ३, १; २, ८, ४, २; ३, ७, ५, ७; ८,  
 २, २; ११, ५, १; २; ३; तैआ. ६,  
 ७, ३; तां. ६, ४, १४; १५; ७, ४,  
 २; १२, ३, ११; ४, ५; ७; ११; १२;  
 २१; १४, १०, ३; १६, ४, १; १३,  
 १२; जै. १६६; जैड. १, ६, ३,  
 ४; जैआ. २, ९, ५; १५, ९; आ.  
 २, ५, १; २१, १; सा. ३, ७, ७;  
 गो. १, २, २०; ५, १६; १७; १८;  
 १९; २, ६, १२; -शः ऐ. १,  
 १०; १४; ३, ३, १; ८, १०; १४;  
 १९; ऐआ. २, १, ६; शां. २,  
 २; ७, ७; ७, ६ १०; १८, १०;

२८,४; श. २, १, २, ३; ३, ९, ३,  
 १७; ४, ५, ९; ५, २, ४, २०; ६,  
 ३, २, २; ४, ४, २, २; ६, २, ४; ७,  
 २, १, ८; ३, १, २०; २, १, २, २; २, ३;  
 ५, २, १, ५; १, ६; ३, १; ३, ७; ८, ४,  
 ४, १०; ५, १, ५; ७, २, ४; ९, १, १,  
 १०; २, ९; ३, ४, १, ३; १०, २, ६,  
 ३; १, १, ६, १, ८-११; १, ३, २, २,  
 १९; ४, २, १, ५; ८, १, ५; १, ४, २, २,  
 ३, ८; ३, १, १, ३; ६, ९, २, १-२५;  
 का. १, १, २, १; तै. १, ६, १, २;  
 १०, २; ७, १, ८; ८, ६; ३, ८, २०,  
 ४; १०, ४, २; तैआ. १, १९, १, १;  
 २, ११, १; ५, ८, ९; १०, ५; तां.  
 १, ६, १, २, १, २; जैड. १, १०, १,  
 ३-७; ९; ४, ६, २, ३; मं. २, १, १;  
 २, ३; ४; प. २, ४; गो. २, १, २, ५;  
 -श्रिड-शि श. ३, ८, ३, २, ५, ९, १,  
 १, ३, ९; -श्रे तैआ. २, २०, १, १; -श्रौ  
 श. ६, ४, ३, ५; १, ३, ८, १, ५.  
 दिकृत्सुः(ः)ऽदिकृत्सुः(ः) श. १, ३,  
 ५, ४, ८.  
 दिग्भ्राज्-जः तैआ. १, ७, ५.  
 दिग्बत्(-श्+मत्पु)-त् तां. १०,  
 ६, ३; १, २, ४, १०.  
 दिग्वासस्-सः तैआ. १, १२, ४.  
 दिङ्निधन-नम् तां. १०, १०,  
 १; -नेन तां. १०, १२, ३.  
 दिश्या(-श्+यत्)-श्याः श.  
 ६, २, ३, ४; ८, २, २, ४; ३, २, ३,  
 १, १, १; १, २; १, ३; २, १, ३; १०, ४,  
 ३, १, ६; -श्याभिः श. ६, २, ३, ४;  
 -श्याभ्यः श. ८, ३, २, १; २;  
 -श्याम् श. ८, २, १, ९; ५, १,  
 १, ३.  
 दिश्व-न्ता तै. ३, ६, ३, ४.  
 दिष्ट-धाय तै. ३, ४, ३, १.  
 दिष्टि-ष्टिः तां. २, ५, १, ८, ४.  
 √दिह्, अदिहन् जै. १, ८, ६; अधिक्षन्

जै. १, ८, ६.  
 दिह्यते तैआ. १, २, ४.  
 दिग्ध, ग्धा-ग्धम् श. ६, ७, १,  
 १, ६; -ग्धा श. ६, ७, १, १, ५;  
 -ग्धे श. ६, ७, १, २, ६; -ग्धेन  
 शांआ. १, ८.  
 दिग्ध-वि(द्ध-→)द्धा-म्ऽइव श.  
 १, ४, ९, ४, ८. देह्य-अद्र.  
 √२दीं → दीदी- दीदि, दीद्यति ऐ.  
 १, ८; ४, २, ५; दीद्यन्ति जै. १, ८, ९;  
 दीद्युऽइव श. १, ४, १, ३, २; ३,  
 ७; दीदाय ऐ. १, २, ८; २, ४, ०;  
 ४, १; ३, ८; श. ६, ८, १, १, ४; तै.  
 ३, ७, ४, ६; १, १, ६, ३; तां. १०,  
 ५, २; १, ५, २, ३; गो. २, ३, ५;  
 दीदायुऽइव ऐ. ४, १, १; तां. १, ३,  
 १, १, २, ३; १, ५, २, ३; जै. १, ८, ९;  
 दीद्यत् ऐ. ४, १, १; श. ३, ७,  
 ४, १०; दीदयाम जै. १, ८, ९;  
 दीदिहि शां. १, ९, ९; श. ६, २,  
 १, २, ६; ९, २, ३, ४, ०; तै. १, १,  
 ७, २; ८, ६; २, १, २, १; २, ४;  
 २, ५, ८, ९; ३, १०, ३, १; तैआ. २, ५,  
 २; तां. १, २, १०, १, ९; १, ३, १, १,  
 २, ३; अदीदेत्ऽइव ऐ. ३, ३, ४.  
 दीदिवस्-वः श. २, ३, ४, ३, १;  
 ९, १, २, ३, ०; का. १, ४, १, २, २;  
 -वांसम् ऐ. २, ४, ०; ४, १; श. २, ५,  
 ५, ४; तै. २, ५, २, ४; ३, ६, १०, २;  
 ३; -वान् ऐ. १, २, ८; श. ६, ४,  
 २, ७.  
 दीदिवि-म् श. २, ३, ४, २, ९;  
 का. १, ४, १, २, २.  
 दीद्य(-दिऽअ-)न्नि-न्नी तै. २,  
 ७, १, २, १.  
 दीद्यत्-त् ऐ. १, २, ८; तै. १,  
 २, १, १, ३; ४, ८, १; -त्तम् श.  
 १, ४, १, ३, २, ३, ७; ६, ४, १, २; तै.  
 २, ४, १, ४; ३, ५, २, ३; -त् तै.

२, ४, १, ७.  
 दीद्यान, न-द्यानः श. ९, २, ३, २, ५;  
 तै. १, १, ७, १; २, १, २, २; २, ७,  
 १, ३, ३; ३, ६, १०, ३; -द्यानाम् तां.  
 २, २, ३, ७.  
 √दीक्ष्, दीक्षते ऐ. २, ३; ४, २, ६; २, ८;  
 ७, २, ०; २, २; २, ३; ८, ५; शां. ७,  
 १; ३; ४; १, ०, ३; श. ३, १, १, १;  
 ८; १०; २, १, ६; १, ६; १, ७; ३, १;  
 २, ३; १०; १, २; १, ९; २, २; २, ९; ३,  
 ३, १, २; ४, २, १; ४, ३, १, ६; ६, ३,  
 १; १, ९; ८, १, २; ६, २, २, २, ७;  
 १०, १, ५, १; ४, २, २, ९; १, २, १,  
 १, १, १; ८, २, ३; तै. २, ३, ५, ४;  
 दीक्षते श. ३, ६, ३, १; ५, ३, २,  
 २, ४; ३, १; ४, ५, १, ३; ६, २, २,  
 २, ६; २, ७; ३, ०; १, २, १, १, १; तां.  
 ९, ३, १; जै. १, २, ६; जैड. ३, ३,  
 १, ३; गो. १, ४, १; दीक्षन्ते शां.  
 ७, १; ४; श. १, २, १, १, १;  
 १०; ३, १; ३, ५, १; ३-१०;  
 दीक्षन्ते श. ४, ६, ८, ५; १०; १, ५;  
 १, २, १, १, १; २, १, १; का. २, १,  
 ३, ८; तां. ५, ९, २; ४; ८; १, १;  
 २, ५, १०, १; १, ८, ४; जै. १, २, ५;  
 १, ५, ६; प. ४, ६; गो. १, ४, १, १;  
 ६; ५, २; ९; दीक्षे शांआ. ७, १;  
 ९, १; दिदीक्षे तै. ३, ७, १, ४, १;  
 जै. १, २, ४; दिदीक्षते जैड. ३,  
 २, २, ७; दिदीक्षिरे श. १, २, ३,  
 ३, १; गो. १, ५, १०; दिदीक्षुः  
 तां. २, ४, १, ८, २; दीक्षिष्यति गो.  
 १, ३, २, ०; दीक्षिष्यध्वे गो. १,  
 ३, २, ०; दीक्षिष्ये श. १, २, २, १, ९;  
 जै. १, २, ५; दीक्षिष्यामहे श. ३, १,  
 २, ३; जै. १, २, ५; दीक्षताम् शां. ७,  
 ४; दीक्षध्वम् ऐ. ४, २, ५; दीक्षे  
 श. ३, १, २, २; २, १, ०; ३, १;  
 १, ८; गो. १, ३, २, ०; ५, २; दीक्षा-

† √१दी (= √दी) (विहायसा) गतौ; √२दी दीप्तौ; √३दी क्षये, इति विवेकः । ‡ 'दीक्षन्ते' इति  
 G. पाठान्तरम् ।

महै जैड. २, १, १, २; ३; ५; ८;  
 ११; १४; १७; ३, १, २; ४, १, २; ३;  
 ६; ९; १२; १५; १८; अदीक्षन्त ऐ.  
 ४, २५; शां. ६, १; श. ३, ६,  
 २, १०; ६, १, ३, ७; तां. १६, १२,  
 १; जै. ५६; जैड. २, १, १,  
 ३; ६; ९; १२; १५; १८; ४,  
 १, ४; ७; १०; १३; १६; १९;  
 अदीक्षामहि ऐ. ४, १७; दीक्षेत  
 ऐ. १, १; ४, २६; श. ३, ४, २, १५;  
 ४, ५, १०, ६; १२, १, १, २-५;  
 दीक्षेत श. २, ६, ३, १२; ३, १,  
 २, १; १९; ४, ५, १०, ७; ११, १,  
 १, ७; १२, १, १, २-५; ११; का.  
 १, ६, ३, ८; तां. ९, ५, १२; ९,  
 १५; १०, ३, ३; ४; जै. १२५;  
 गो. १, २, २-५; दीक्षेरन् ऐ.  
 ४, २६; शां. १९, २; ३; श. ३,  
 ४, २, १५; १२, १, १, ११; तां. ५,  
 ९, १, ७; १०; १२; ९, ३, १; १०,  
 ३, ३; २३, ६, ६; अदीक्षित  
 ऐ. २, १९; ७, २५; अदीक्षिपा-  
 ताम् जैड. ३, २, २, ८; अदीक्षि-  
 पत तै. ३, १०, ११, २.  
 दीक्षयति शां. ७, ४; श. ५, ४,  
 ५, १४; १२, १, १, २; ३; ४; ५; ६;  
 ७; ८; ९; १०; गो. १, ४, २-५;  
 ६; दीक्षयन्ति ऐ. १, ३; तै.  
 १, ८, २, १; जैड. ३, २, ४, ४; ५,  
 ५; दीक्षयामि तै. ३, ७, ७, ५; ६;  
 ७; दीक्षयाञ्चकार, दीक्षया-  
 ञ्चकुः जै. ८७; दीक्षयिष्यथ गो.  
 १, ३, २०; दीक्षयन्तु तै. ३,  
 ७, ७, १०; दीक्षयत जै. ८७;  
 अदीक्षयन् ऐ. ३, ४५; तां. १०,  
 ३, २; दीक्षयेताम् ऐ. १, ४;  
 अदिदीक्षः श. ११, ७, २, ६.  
 दिदीक्षिपेत ऐ. ४, २५.  
 दिदीक्षाण- णः तां. १०, ३, २.

दीक्षणीय, या(-ण+छ)- -यम् ऐ.  
 १, १; श. ३, ३, ४, २१; ६, ३, १९;  
 ५, २, ३, ६; ६, ६, १, २; ३; तै.  
 १, ५, ९, २; -यया गो. १, ४, ८;  
 -या ऐ. ३, ४०; शां. ८, २; प.  
 ४, १; -याम् शां. १९, ४; श.  
 ९, ५, १, १९; गो. १, ४, ७;  
 -यायाः गो. १, ५, २२; -यायाम्  
 ऐ. ३, ४५; श. ६, ६, १, ६, ९, २,  
 १, २; १३, ४, ४, २; तां. १८, ३,  
 २; गो. १, ५, २२.  
 दीक्षणीया-प्रायणीया(-याऽआ)-  
 तिथ्यो(-थ्यऽउ)-पसद्- -दः शां.  
 ८, २.  
 दीक्षमाण- -गः ऐ. ७, २३; शां.  
 ७, ३; ४; श. ६, ७, ४, १३; -णम्  
 तै. ३, ७, ७, ७; ८; ९; -णस्य ऐ.  
 ७, २३; -गाः श. १२, १, १, १०;  
 -गात् जै १२०; -णेन शां. ७,  
 १; -गेषु ऐ. ४, २५; -गैः शां.  
 ७, १.  
 दीक्षयितृ- -तारौ ऐ. १, ४.  
 दीक्षयित्वा ऐ. ४, २५; तां. ९, ८, १.  
 दीक्षा- -क्षया ऐ. ७, ३१; शां. ७,  
 १; श. ५, ४, ५, १३; तै. २, ४,  
 ३, ३; ३, ७, ७, ५; ६; तैआ.  
 ३, ८, १; तां. १०, ३, २; १०;  
 -क्षयाऽइव श. १२, ८, २, ३;  
 -क्षा ऐ. १, १; ६; ३, २५; ४,  
 २६; शां. ७, १; ४; श. ३, ४,  
 ३, २; ३; ६, २, १०; ४, ६, ८, १; २;  
 ४; ५; ९; १०; १४; १५; ५, ४, ५,  
 १३; ६, २, २, ३९; ८, ४, २, ३; ११,  
 ७, २, ६; १२, ८, २, ४; ६; १३, १,  
 ७, १; २; ४, ४, १; १४, ६, ९, २४;  
 तै. २, ७, १७, १; ३, ७, ७, १; ४; ५;  
 ६; ७; ८, १, १; २; ५; तैआ. २, १७,  
 १; ३, ६, १; ९, १; १०, ६४, १; तां.  
 २४, १८, ५; जै. १२४; १५६;

गो. १, ३, १९; ४, ६; २, २, ९; ११;  
 -क्षाः श. १३, ४, ४, १; ६, १, २;  
 तां. १०, ३, ९; २५, १०, ३;  
 -क्षायाम् गो. १, ३, १९; -क्षामिः  
 श. १२, ३, ३, ११-१४; गो. १,  
 ५, १०; -क्षाम् ऐ. १, ४; ३, २५;  
 ४, २६; ७, २५; शां. ७, ४;  
 शांआ. १२, ४; श. ३, ४, ३, १;  
 २; ३; ९; ६, ३, २, १; १२, १, २,  
 १; १३, १, ७, १; २; ४; तै. २,  
 ४, ३, ४; ३, ७, ७, २; ४; ८, १०,  
 १; २; ५; १७, २; तैआ. २, ८,  
 १; ३, ११, ९; तां. २४, १८, ६;  
 जै. १०२; १२४; जैड. १, १२, ५,  
 १; मं. १, २, ५; गो. १, १, ३९;  
 ३, २२; २, २, ३; -क्षयाः ऐ. १,  
 ४; ४, २६; ७, २१; २३; २५; श.  
 ३, १, ४, १; ८, ४, २, ३; गो. २,  
 २, ११; -क्षायाम् ऐ. ४, २६;  
 शां. ९, १; श. १४, ६, ९, २४;  
 तां. २४, १८, ७; -क्षायै श. ३,  
 १, ४, ८; १२, ८, २, ४; तै. ३, ७,  
 १४, १; २; तां. १, ५, १०; -क्षासु  
 शां. ७, ३; श. १२, ६, १, ७.  
 दीक्षा-तप्सु- -स्त्री तै. १, ८, २,  
 १; -सोः श. ३, १, २, २०;  
 -स्त्री श. ३, ६, २, ९.  
 दीक्षा-पति- -तिः श. ३, ४, ३,  
 ९; ६, ३, २, १; गो. २, २, ३.  
 दीक्षा-पाल- -लेभ्यः तै. २, ४, ३,  
 ४; -लौ ऐ. १, ४.  
 दीक्षा-प्रसव- -वान् शां. १९, २.  
 दीक्षा-रूप- -म् ऐ. ४, २६.  
 दीक्षो(-क्षाऽउ)-पनासु(क→)का-  
 -का जै. १०२.  
 दीक्षो(-क्षाऽउ)-परिष्ठात् जै. १३२.  
 दीक्षो(-क्षाऽउ)-पसद्- -ससु  
 शां. २८, ४; श. ४, ५, ७, ६; ६, ८, ५;  
 १०; १५; १२, ६, १, २; जै. १२०;

† 'दीक्षयिष्यत' इति कालि. मुपा. ‡ स्वररहितो मुपा. चिन्त्यः । यद्युत्तरतः 'णाः' इत्यत्र स्वरसंक्रान्ति-  
 स्तदशुद्धम् । वस्तुतो मुद्रणप्रमादः ।



-सद्: तां. १८, २, २; -सद्भिः वा. ३, ४, ३, १३.  
 दीक्षित, ता- -त्त वा. ३, २, २, २६;  
 -तः ऐ. २, ९; छ. २४; छ. २४;  
 वां. ७, १; २: ३: वा. ३, १, ३,  
 २८; २, १, ३१; ३७; ३९; २, २४;  
 ३०; ६, २, २, २७; २८; ३९; ६, ४,  
 ४; ९, ५, १, १; १०, १, ५, १; १२,  
 २, २, ८; १३, ४, ४, १; तै. ३, ७,  
 ७, ७; तैआ. २, ८, १; ५, २, २;  
 तां. ५, १०, ३; ९, ८, ३; जै. १२४;  
 १६८; गो. १, २, १; ३, १८;  
 १९; २१; २२; -त्तम् ऐ. १, ३;  
 वा. ३, २, १, ३, १, २, १५; १४,  
 ६, ९, २४; -त्तस्य ऐ. १, ३; २,  
 ९; ७, २५; वां. ७, २; ३; वा.  
 ३, १, १, ७; १०; २, १, १५; २, २४;  
 ६, ३, २, १; १, ७, २, ६; ७; १२, ३,  
 ५, २; तैआ. ५, २, २; गो. १, ३,  
 २१; २३; -त्ता तां. २५, ४, १;  
 गो. १, ३, २३; २४; -त्ताः ऐ. ६,  
 ७; वा. ३, ६, २, १४; तै. ३, १२,  
 ९, २; तां. २५, ५, १; २; गो. १,  
 ३, २०; ५, २४; २, ५, १३; -त्तात्  
 गो. १, ३, २१; -त्तात् वां. ६, १;  
 वा. ३, २, १, १०; -त्तानाम् वा.  
 ३, ४, ३, ६; ६, १, २९; १२, १, ३,  
 २२; २, २, २; तै. १, ४, ६, ५; ७, १;  
 तां. ५, ६, १०; ६, १०, १; २; ९,  
 ८, १; ११, ८, १०; १४, ३, २२;  
 गो. १, ४, २०; ५, २४; -त्ताय वा.  
 ३, २, २, २५; गो. १, ३, २३; -त्ते  
 ऐआ. ५, १, ५; -त्तेन ऐ. १, ६;  
 वां. ७, १; वा. ३, २, २, २०;  
 २१; तैआ. ५, १, ४.  
 दीक्षित-यदास्- -शः जै. १२७.  
 दीक्षित-यशस्- -सात् जै. १२७.  
 दीक्षित-वृसन(√वृस्) - -नम्  
 वा. ३, १, २, १८; ३, ६; २, १, ११;  
 ५, ३, ५, २५; -नात् वा. ५, २, १,

८; ३, ५, २५; -ने वा. २, ५, २,  
 ४७; का. १, ५, १, ३८.  
 दीक्षित-वाच्- -चम् तां. १७,  
 १, ९.  
 दीक्षित-वाद- -दः वां. ७, ३.  
 दीक्षित-विमित- -त्म्, -त्तात्  
 ऐ. १, ३.  
 दीक्षित-व्रत- -तः वां. ४, ४;  
 -त्म् ऐ. ७, २३.  
 दीक्षित्वा वां. ७, १, शांआ. ९, ८;  
 वा. ६, २, २, २८; २९; ९, ५, १,  
 २; ८.  
 दीक्षिष्यमाण- -गः ऐ. ७, २०; तै.  
 २, २, २, ५; -णस्य वां. १९, १;  
 -णः वां. ९, १; १९, १; वा. ४,  
 ६, ८, ३; ५; १०; १५; गो. १, ४,  
 ६; -णान् गो. १, ३, २०.  
 दीक्ष्य- -म् तां. ५, ९, ६.  
 दीदिवस्, दीद्यगिन, दीद्यत्, दीद्यान-  
 √दी गद्.  
 दीधिति(√दीधी)- -तिभिः ऐ. ५,  
 ५; ऐआ. १, १, २; वां. २२, ७;  
 २५, ११; शांआ. १, २.  
 दीध्य(त्→)ती- -त्यः ऐ. ३, ३६.  
 दीध्यान- -नाः ऐ. ५, २०; वां.  
 २५, २; २६, ८; ११; शांआ. १, २.  
 दी(न→)ना(√दी) - -नाः गो. २,  
 ५, १०.  
 दीनु-दक्ष- -क्षाः वां. २६, ६; तै.  
 ३, ७, ११, ५.  
 √दीप्, दीप्यते वां. ७, ६; शांआ. ४,  
 १२; १३; वा. ६, २, १, ५; ६, १,  
 २२; १०, २, ६, ४; ५, १, ५; २, १;  
 ३; ६; ७; दीप्यते वा. ६, २, १, ५;  
 ८, ७, १, १८; २०; १०, ६, २, ११;  
 १४, ४, १, १३; तैआ. १०, १३, १;  
 जै. ९०; १०६; जैड. १, १४, २,  
 १०; २, २, २, २; ३, २, १, २; ४, ८,  
 २, ६; १०; ११, ३, १३; दीप्यते-  
 ड्डव वा. १४, ६, १, १०; दिदीपै

जै. १८१; दिदीपै जै. १८१;  
 दीप्यताम् वा. ८, ६, ३, २१; तै.  
 २, ४, १, १२; दीप्यत्वा वा. ६,  
 ४, २, ९; ७, ३, १, ३१; अदीप्यथाः  
 वा. ७, १, १, २८.  
 दीपयति तां. १६, १, ४; दीपयः  
 वां. २५, ५.  
 दीपयत्- -न् तै. ३, १०, १, २.  
 दीप्य- -सः तै. ३, १०, १, २.  
 दीसा(=सड)ग्र, ग्र- -ग्रः जैड. २,  
 २, २, १; ३; -ग्रा जैड. २, २, २, ३.  
 दीप्ति- -पितः वा. १०, ६, २, ११;  
 तैआ. १, ८, ३; तां. १३, ३,  
 २२; जै. १८०; -सिम् तां. १३,  
 ३, २२; सं. २.  
 दीप्ति-मत्- -मान् जै. १८०.  
 दीप्यमान, ना- -नः वा. ४, ३, ४,  
 ३३; ६, ३, ३, २०; ४, २, ७; ४,  
 २१; ८, १, १४; ७, ३, १, ३२; ८,  
 ६, ३, २०; २१; ९, १, १, १; २, ३,  
 ३, २५; तै. ३, १०, १, २; तां. १०,  
 ४, ५; -नम् वा. ६, ३, ३, १९;  
 ४, १, २; -त्ता वा. ४, ३, ४, ३३;  
 ६, ३, ३, २५; ११, ४, ३, १; -त्ताः  
 ऐ. २, ११; -त्ताभिः ऐ. ८, २४;  
 -त्ताम् वा. ११, ४, ३, १; तैआ.  
 ३, १९, १; -नैः वा. ६, ८, १, ९.  
 दीघ, घा- -र्वः ऐ. ३, ४९; शांआ.  
 ७, २; वा. १३, ३, ७, १०; तै. ३,  
 ९, १९, ३; -र्वम् ऐ. ३, ८; वां.  
 ३, ५; वा. २, ४, १, २; ७, २, ३,  
 ७; १०, २, ६, ६; का. १, ४, २, १;  
 तै. २, ५, ६, ४; ८, १२; ३, १, २,  
 ७; ८; तैआ. ६, ५, १; १०, १; तां.  
 १३, ११, १२; जै. ११६; सं. १,  
 १, ६; वं. ३; गो. २, ३, ५;  
 -र्वाम् वा. १, २, १, १९; २१; का.  
 २, १, ४, १८; १९; तै. ३, २, ६,  
 ४; -र्वाय तै. १, ५, ८, २; -र्वं  
 आ. जैआ. १, ५, ८२.

दीर्घ-कर्मण- -णानि, -णेषु सं. २.  
 दीर्घ-जि(हा→)ही- -०ह्वि जै. ५३<sup>३</sup>;  
 -ह्वियम् जै. ५३; -ह्वी ऐ. २, २२;  
 तां. १३, ६, ९; जै. ५३<sup>३</sup>; -ह्वीम् जै.  
 ५३.  
 दीर्घ-जीविन्- -नी ऐआ. १, २, २.  
 दीर्घजीवि-तम- -मः ऐआ. १,  
 २, २.  
 दीर्घ-तमस्- -मसः तां. १५, ३, ३४;  
 जैआ. २, १, ८; १३, ७; आ. २,  
 ३, ४; १९, १२; सा. २, ३, ६;  
 -नसे शांआ. २, १७; -माः ऐ.  
 ८, २३; शांआ. २, १७<sup>३</sup>; जै.  
 २०४.  
 दीर्घ-तर- -रौ गो. १, ३, ७; ९<sup>२</sup>.  
 दीर्घ-प्रयज्यु- -ज्यु तै. २, ८, ४, ५.  
 दीर्घ-प्लुतो(-तऽउ-)दात्त- -त्तः गो.  
 १, १, २५.  
 दीर्घ-मु(ख→)खी- -०खि तैआ.  
 ४, ३२, १.  
 दीर्घ-श्मश्रु- -श्रुः गो. १, २, १<sup>१</sup>.  
 दीर्घ-श्रवस्- -वाः तां. १५, ३,  
 २५.  
 दीर्घ-श्रुत्तम(-त्+तमप्)- -मः तैआ.  
 १, ८, ७; ८.  
 दीर्घ-सञ्ज- -म् श. ४, ५, १, १२<sup>३</sup>;  
 ५, ५, ५, १३<sup>३</sup>; ११, ३, ३, २; १२, ४,  
 १, १; गो. २, ४, ९.  
 दीर्घसञ्जिन्- -त्रिगः श. १२, ४,  
 १, २; -त्री श. १२, ५, १, १; १३.  
 दीर्घा(-र्धऽअ-)ध्व- -ध्वे ऐ. ६, २३;  
 गो. २, ६, ५.  
 दीर्घा(-र्धऽआ-)युस्त्व- -स्वम् श. १,  
 ९, १, १३<sup>३</sup>; -त्वस्य तै. ३, ७, ६, २२;  
 -त्वाय तै. १, २, १, १९; २, ५, ७,  
 २; ७, ७, ७; तैआ. १, ३०, १.  
 दीर्घा(-र्धऽआ-)युस्- -युः सा. २,  
 १, १०; ११<sup>३</sup>; मं. १, २, २; -युवः

तै. ३, ९, १९, ३; सा. २, ८, १;  
 ३<sup>३</sup>; ४.  
 दीर्घायुष्ट्व(-स+त्व)- -ष्ट्वम्  
 मं. १, ५, ५; -ष्ट्वाय मं. १, ६, ७.  
 दीर्घायुष्य- -म् आ. १, ७३; ३९५;  
 दीर्घा(र्धऽअ-)रप्यु- -प्यम् श. १३,  
 ३, ७, १०; -प्यानि ऐ. ३,  
 ४४; ६, २३; गो. २, ४, १०; ६, ५.  
 दीर्घा(√दृ)- -र्जे तां. ९, ६, ५; गो.  
 १, ३, ७; ९.  
 दीर्घ्यमान(√दिव्)- -नाः श. १, ८,  
 ३, ६.  
 दुःख(दुन्ः[ऽ]ख)- -म् शांआ. ५, ७<sup>३</sup>;  
 श. १४, ७, २, १५.  
 दुःख-चक्षुस्- -क्षुऽइव तैआ. १,  
 ३, ४.  
 दुःख-निघ(न→)ना- -म् तैआ.  
 १, २, ७, १.  
 दुःशःसा(-सऽअ-)नुशःस(√शंस)  
 - -साभ्याम् तैआ. २, ४, १.  
 दुःशस्त- -म् ऐ. ३, ३, ८; तां. ५,  
 ८, ६; १४, ५, १८; जै. ५१.  
 दुःशीम- -म् शां. २, ७<sup>३</sup>.  
 दुःपु(←त्त)म- -म् ऐ. २, २९; श.  
 ३, २, १, ३०; गो. २, ३, ७<sup>३</sup>.  
 दुःस्वप्न- -मेषु सा. १, ८, ७.  
 दुःस्वप्न-नाशि(शिव→)नी- -नी  
 तैआ. १०, १, ७.  
 दुःप्त्रम-हृन्- -०न् तैआ. १०,  
 ४८, १.  
 दुःप्त्रुण्य(→प्रिय तैआ)- -ण्यम्  
 श. १३, ८, ४, ४; -ण्यम् तैआ.  
 १०, ४९, १.  
 दुग्ध, ग्धा(√दुह्)- -ग्धः तै. २, ४, ३,  
 ११; तां. ९, ६, ७; १५, ८, २; १६,  
 ५, २३; -ग्धऽइव तां. ९, ६, ८;  
 १५, ८, २; १६, ५, २३; -ग्धम् ऐ.  
 ५, २, ६; २७; ७, ३; ४<sup>३</sup>; श. २, ३,

२, ८; ११, १, ४, १; ३; ५, ३, २; ५;  
 तै. १, ४, ३, ३; २, १, ७, १;  
 ८, २; ६, ४, ६; ३, ७, १, ६; ४, १३;  
 गो. १, ३, ११; १२; -ग्धा श. ६,  
 ६, ३, ३; १२, ८, २, २; -ग्धानिऽइव  
 तां. ४, ९, १७; -ग्धाम् तां. ४,  
 ३, ११; -ग्धे श. २, ६, १, ६;  
 ११, १, ४, ३; का. १, ६, १, ५; तै.  
 १, ६, ६, ३; ८, ४; २, ६, १६, ३; ३,  
 १, ६, २; गो. २, ३, ९; -ग्धेन  
 शां. ४, १४; श. १२, ८, २, ११<sup>३</sup>; तै.  
 २, ८, ८, २.  
 दुग्ध-दोह- -हः ऐ. ४, ९; -हाः  
 ऐआ. ३, २, ४; शांआ. ८, ५.  
 दुग्ध-वत्- -त् ऐ. ५, ६; शां. २३, १.  
 दुग्धा ऐ. ५, २, ७; ७, ३<sup>३</sup>; श. २, ३,  
 १, १४; का. १, ३, १, ७; तै. १,  
 ४, ३, २-५; ३, ७, २, २-५.  
 दुवा- -धे तै. २, ६, १०, ३; ११, ४<sup>३</sup>;  
 १२, ३<sup>३</sup>; १४, ३.  
 दुच्छुना- -म् श. २, २, ३, २२; का.  
 १, २, ३, १८; तैआ. २, ५, १.  
 √दुच्छुनाय, दुच्छुनायुते तै. ३, ७,  
 ११, २.  
 दुत्(√दृ)- -त्ताः ऐआ. १, ४, १३.  
 दुन्दुभि- -भयः तै. १, ३, ६, ९; तां.  
 ५, ५, १८; जै. १६५<sup>३</sup>; -भिः तै.  
 १, ३, ६, ३; -भीन् श. ५, १, ५,  
 ६; १७; तै. १, ३, ६, २; ९; जै.  
 ३७; -भीनाम् श. ५, १, ५, ६; ७;  
 १०; -भेः श. १४, ५, ४, ७<sup>३</sup>; ७,  
 ३, ८<sup>३</sup>; ८, १२, १; जै. १८२; -भौ  
 तै. १, ३, ६, २; ३; २, ७, ७, १; तां.  
 ६, ५, १३.  
 दुन्दुभ्या(-भिऽआ-)घातु- -तम् तै.  
 ३, ४, १३, १; -तस्य श. १४, ५,  
 ४, ७; ७, ३, ८.  
 १६२- -रः ऐ. २, ४<sup>३</sup>; ६; शां. १०, ४;

† 'दुखम्' इति पाठे. न प्रत्ययार्हः । ‡ क्रियापदमिति भा. उ. सा. च. । तच्चिन्त्यम्, स्वरविरोधात् ।  
 म. तु √दुहेः कप् इति तदेवास्मान्साधु भाति । =य. २१, ३४ । 'उभे' इति पाठान्तरमपि य. २०,  
 ६० द्र. । § Kt. टि. द्र. ।

तै. २, ६, ८, १, २; ११, ४; १२, ३; १८, २; ३, ६, २, २; ६, १; तै. ४, ११, ८.  
 दुरोण- णः शां. १४, २; -णे ऐ. २, ३७; तै. २, ४, १, १; ५, ८, ९; ८, ७, ३; ३, ६, ३, १; ११, ६. ३; तां. १५, २, ३.  
 दुरोण-सुद्- -त्. इ. ऐ. ४, २०; श. ५, ४, ३, २२; ६, ७, ३, ११; तै. आ. १०, १०, ३; ५०, १.  
 दुर्य- -र्यां तै. ३, २, ४, ७; -र्यां ऐ. १, १३; श. १, १, २, २२; ३, ३, ४, ३०; का. २, १, २, १५; -र्यां ऐ. १, १३; श. ३, ३, ४, ३०; -र्यै श. ३, ५, ३, १८.  
 दुरुर ← दुस्  
 दुरक्ष(-रुडअक्ष)- -क्षः श. ७, ३, २, १४; -क्षःऽइव श. ३, १, ३, १०.  
 दुरदमनी(-रु/अद्)- -न्यै श. १, ९, २, २०; तै. ३, ३, ९, ९.  
 दुर(-रुडअ-)धीयान- -नः गो. १, १, ३१; -नम् गो. १, १, ३१; ३२.  
 दुर(-रुडअ-)लु-संप्रा(प्य→)प्या- -प्याःऽइव जै. ३, ६, ५, २.  
 दुर(-रुडअ-)नूचान- -नः जै. ३, २, २, ५.  
 दुर(-रुडअ-)व-वद्- -म् ऐ. ५, २२.  
 दुरा(-रुडआ-)दान- -म् ष. ३, १०.  
 दु(-रुडआ-)राधर्ष,र्षा- -र्षम् श. २, ३, ४, ३७; का. १, ४, १, २६; त. आ. १०, ६२, १; ६३, १; -र्षाम् तै. आ. १०, १, १०.  
 दुरा(-रुडआ-)धि- -ध्यः तां. ४, ७, ५.  
 दुरा(प→)पा(-रु/आप्)- -पा श. ११, ५, १, ७.  
 दुरापना- -ना श. ११, ५, १, ७.  
 दुरादा- -दाः, -दाम्, -दास्य जै. १३२.  
 दुरादा-त्व- -म् जै. १३२.  
 दुरित(-रु/इ)- -तम् तै. ३, ७,

१२, ५; ६; तै. आ. १०, २४, १; २५, १; जै. १९५; -ता ऐ. १, १३;  
 तै. २, ४, १, ५; ५, ४, ६; ३, ७, १२, १; ६; तै. आ. २, ६, २; १०, १, १६;  
 तां. ५, ८, ६; १४, ५, १८; जै. १९५;  
 -तात् श. ३, २, २, २३; तै. २, ५, ६, २; तै. आ. २, ६, १; -तानि तै. २, ४, ६, ३; ३, १, १, ४; ११; १२; तै. आ. २, ५, ३; १०, १०, २; ४९, १; मं. २, १, ९.  
 दुरिति- -म् तै. १, २, १, ५; ३, १, २, २.  
 ?दुर्यत्- -न्तम् जै. ४७.  
 दुरिष्ट(-रु/इष्)- -म् ऐ. ३, ३८; ७, ५; श. ४, ५, १, ६; ७; तै. १, २, ५, ३; ३, १२, ५, ११; तां. १३, २, ४; १५, १, ३; २, ४; ७, ७.  
 दुरिष्टि- -ष्टिम् ऐ. ३, ४६; तै. ३, १, २, २; -ष्ट्यै श. १, ९, २, २०; तै. ३, ३, ९, ९; ७, ११, ३; तै. आ. ५, ८, १.  
 दुरु(-रुडउ-)क्त- -क्तम् तां. १७, १, ९; -क्तात् मं. १, ६, २७; -क्तात् तै. आ. १०, ३९, १.  
 दुरुक्तो(-क्तउ-)क्त- -क्तः ऐ. १, १६; २, १७.  
 दुरु(-रुडउ-)द्गान्- -त्तुः जै. ९३.  
 दुरु(-रुडउ-)पधर्ष- -र्षः जै. १६८.  
 दुरुपा(-पडआ-)प- -पानि श. १०, १, २, ६.  
 दुरे(-रुडए-)वा- -वाः जै. १८०;  
 -वाम् तै. २, ८, २, ३.  
 दुरोष(-रु/उष्)- -पासः तां. ९, १०, १.  
 दुरी,गी- -गीम् मं. १, ३, १२; -गीणि तै. २, ८, २, ५; तै. आ. १०, १, १६; -गीम् तै. आ. १०, १, १६; -गीं श. १४, ९, २, ३.  
 दुरिगीं- -गींः तै. आ. १०, १, ७; गो. १, २, २१.

दुर्गान्वि- -न्वि जै. १, १८, ५, ५; २, २, १, ९.  
 दुर्गाह(√गाह्)- -हा तै. २, ४, १, ५; तै. आ. १०, १, १६.  
 दुर्धर्ष- -म् तै. आ. १०, ६२, १.  
 दुर्धा- -र्धायाम् जै. २, ५, २, ६.  
 दुर्वीरिण- -गानि श. ११, ४, १, ६; १४.  
 दुर्भिक्ष- -म् तै. आ. १, ४, ३.  
 दुर्भिक्ष्य- -म् श. १४, ७, १, १५.  
 दुर्मूल- -म् तै. १, २, ६, ७.  
 दुर्मति- -म् श. ६, ४, ४, १६; ९, २, ३, ८; तै. २, ६, ४, २.  
 दुर्मती-कृत- -म् ऐ. ३, ३८.  
 दुर्मद- -दः तै. २, ५, ४, ३; -दम् तै. ३, ४, ५, १; -दाःऽइव तै. २, ४, ४, ४.  
 दुर्मर(√च)- -म् श. ६, ७, २, २.  
 दुर्मरायु- -युः तै. ३, ७, ६, ९; -युम् तै. ३, ७, ६, ७.  
 दुर्मर्ष- -म् श. ६, ७, २, २.  
 दुर्मित्र,त्रा- -त्रः जै. ५३; -त्राः तै. २, ६, ६, ३; तै. आ. ४, ११, ८; ४२, ४; ५, ९, ११; १०, १, ११; -त्राय जै. ५३.  
 दुर्मित्रि(य→)या- -याः श. ३, ८, ५, ११; १२, ९, २, ६; १३, ८, ४, ५; १४, ३, १, २७.  
 दुर्मुख- -खः, -खाय ऐ. ८, २३.  
 दुर्वराह- -हः श. १२, ४, १, ४.  
 दुर्वर्ण- -र्णः तै. २, २, ४, ६; -र्णम्, -र्णस्य तै. २, २, ४, ५.  
 दुर्विज्ञान- -म् श. ११, ५, ५, १३.  
 दुर्विद्वन्- -म् तै. आ. ४, २८, १.  
 दुर्वृषत्- -त्तम् जै. २०९.  
 दुर्वेद- -दः श. ५, १, २, ३; -दाः श. ५, १, ३, १०; ५, ४, १; -दे श. ५, १, ३, ३.  
 दुर्हणू- -णु तै. आ. ४, ३२, १.  
 दुर्हा- -ह्यै तै. ३, १, ४, १.

दुवस्-वः ऐ. २, २; ५, १७; तै. ३, ६, १, २.

दुवस्वत्(—स्+मत्तुप्)—स्वते  
तैआ. ४, ९, १;—स्वदभ्यः श. ५, २,  
४, ७;—स्वन्तः श. ५, २, ४, ६;  
—स्वाच् श. ९, ४, २, ७; तां. १,  
४, ७.

√दुवस्य,दुवस्यत् ऐ. १, १७; श. १, ४, १, २, ९; तै. ३, ५, २, ३;  
दुवस्यत् श. ६, ८, १, ६; तै. १,  
२, १, ९; तैआ. ६, १, १.

दुश् दुष् ← दुम्

दुश्चरित-न्तम् तै. ३, ३, ७, १०;  
तैआ. १०, २३, १;—तात्  
श. ३, ३, ३, १३; तै. ३, ३, ७,  
९; १०; ९, ९.

दुश्चर्मन्-मां शां. २५, १०; तै. १,  
७, ८, ३; तैआ. ५, ३, १, ४, १२;  
१३.

दुष्कर(√कृ)—म् तां. १६, ५, ६.  
दुष्कृत्-न्तः तै. ३, ७, ७, १४;  
१२, ५.

दुष्कृत-म् शः ८, ६, २, १८.  
दुष्कृत-न्तम् ऐ. २, ७; शांआ.  
३, ४; श. ४, १, ४, ५; तै. १, २,  
६, ७; तैआ. १०, १, ८; १२;—ता  
तैआ. २, ३, १;—तानि तै. ३, १२,  
३, ४; तैआ. १०, १, ११;—ताय  
तै. ३, ४, १६, १.

दुष्कृष्ट(√कृप्)—म् ऐ. ३, ३८.

दुष्टर(√तृ)—रः श. ५, २, ४,  
१६. दुस्तर-अद्र.

दुष्टरीत्-न्तु तै. ३, ६, १०, १;  
—तुः श. १२, ९, ३, १; ३;—तुम् श.  
१२, ९, ३, २;—तोः श. १२, ९,  
३, १३.

दुष्टत(√स्तृ)—म् ऐ. ३, ३८;  
तां. ५, ८, ६; १४, ५, १८; जै. ५१.

दुष्प्रज्ञान,ना-न्म तै. १, ४, ५, ४;  
—ना. जै. १९३.

दुष्प्राप(प्र√आप्)—पःऽह्व तां. ९,

४, १६.

दुष्प्रह-हः तै. २, ५, ७, १.

दुष्प्रमिय-म् तै. २, ४, ६, ३. दुःस्व-  
प्य-गद्र.

दुस्तर(√तृ)—रः श. ५, २, ४, १६.  
दुष्टर-गद्र.

√दुप्.दुप्यति शांआ. १२, ५; दुप्येत्  
ऐ. ७, ४; दुप्येयुः ऐ. ७, ४;  
दुप्त ऐ. ३, ३३; तां. ८, २, १०;  
जै. २०७.

दुष्ट-म् ऐ. ७, ५; शां. १०, ४.

दुष्ट-प्रिय-म् तैआ. १०, १०, २.

√दुह्,√दुग्धे का. १, २, १, १२;  
दुग्धे तै. १, ७, ३, ७; तां. ४,  
३, ९; १३, ९, १७; ११, १८; २०,  
१, ५; २१, २, ५; ६; ३, २; २४, १,  
६; प. १, २; दुह् ऐ. ६, ३;  
ऐआ. १, ३, २; श. १३, ३, ३,  
८; तै. १, ६, ८, ४; २, १, ५, ५; २,  
९, ९; ४, ६, ९; ६, ४, ४; ११, ४;  
१२, १; ३; ४; ३, २, ३, ७; ८, २, १,  
३; तैआ. २, १७, १; दुहे श. १,  
५, २, २०; २, २, १, २, १; ५, ३, १,  
४; ६, ५, २, १६; ७, ५, २, ३४;  
१२, ४, २, १; ९, २, ११; तै. १,  
४, १, ५; ६; ८, ४; २, ६, ११, ६;  
८; ३, २, ३, ६; ३, ५, ५; जै. ९१;  
जै. २, ५, १, ४; दोग्धि श. ३,  
४, ४, २६; तै. ३, २, ३, ९;  
दोग्धि श. १, ७, १, १७; ९, १, २,  
१४; तै. २, १, ८, १; तै. ३, २,  
३, ७; ७, ४, १६; दुहाते तै. २,  
४, ८, ६; दुहाते तै. ३, ७, ९, ९;  
गो. २, ३, ९; दुहाते का. १, २, ४,  
११; दुहे श. १, ६, ४, १५; दुहे श.  
४, २, ४, २१; जै. ५०; ९१; १६७;  
१८७; दुहन्ति ऐ. १, २२; ऐआ.  
१, २, १; श. २, ५, ३, १६; तै. २, १,  
१, ३; ३, २, ३, ७; ७, ४, १६; दुहन्ति  
तै. १, ४, १, ६; ३, २, ३, ६; तां.  
१८, ५, १२; जै. ३; दोहसे श.

४, २, १, ९; दुहुहे श. ४, ६, ७, १४;  
९, २, ३, ३८; तै. २, ४, ६, ११; दुहु-

द्विरे सा. ३, ३, ४; दुहुहे श. ४, ६, ७,  
१४; तै. २, ७, १३, ४; दुहुहे श. २,  
३, ४, १५; का. १, ४, १, १२;  
तै. २, ८, ६, ६; दुहुहुः तै. ३, ७,  
१३, १; दोहाते श. ४, २, ४, २१;  
२२; दुहाम् ऐआ. ५, ३, २; तै.  
३, १, १, १२; दोहताम् तै. ३, ७,  
५, १३; धुक्ष ऐआ. ५, ३, २; श.  
४, ५, ८, ८; ७, २, २, १२;  
तै. १, २, १, २७; ३, ७, ६, ४; ६;  
७, १३; तां. २१, ३, ७; जै. ४,  
५, १, ४; मं. २, ४, ९; प. १, २; दुहा-

थाम् तै. २, ५, २, २; दोहे तै. ३,  
७, ६, ९; अदुहत् तै. १, ४, १, ५;  
२, २, ९, ६; ७; ८; अदुहत् श. १, ५,  
२, २०; ६, ५, २, १६; अदुहन् गो.  
२, ३, ९; अदुहन् तै. १, ४, १, ४; ५;  
६; तैआ. ५, १०, १; जै. २, ५, १,  
१; ३; दुहीत् श. ३, २, २, १४; १२,  
४, २, १; जै. १६७; जै. २, ५,  
१, ३; दुह्यात् तै. ३, २, ३, १०;  
७, १, ५; दुह्यात् तै. २, १, ८, १;  
३, २, ३, ८; ९; अधुक्षत् ऐ. १,  
२, २; दोहन् तै. २, १, १, ३; अधुक्षः  
श. १, ७, १, १७; तै. ३, ७, ४, १६.  
दुह्यते ऐ. १, २२.

दोह्यति श. १, ७, १, १८; दोह-

यति श. १२, ५, १, ६; दोह्येत  
श. ३, ४, ४, २७.

दुहा-हामं. १, ८, ८; २, ३,  
१; १७; ८, १.

दुहान,ना-न्तः जै. ९१;—न्म ऐआ.  
५, ३, २;—ना ऐ. ५, १८; तै. २,  
४, ६, १०; ३, १, २, ३; १२, ३, २;  
तैआ. ६, ७, १; जै. १, १, ४, ३;  
३, ३, १;—नाः तै. २, ८, ८, ११; ९,  
९; ३, १, २, २; ७, ४, १४; तैआ.  
१, ७, १; ४;—नाम् श. ७,  
५, २, ३४; तैआ. ६, ६, १.

दुहान,ना-न्तः जै. ९१;—न्म ऐआ.  
५, ३, २;—ना ऐ. ५, १८; तै. २,  
४, ६, १०; ३, १, २, ३; १२, ३, २;  
तैआ. ६, ७, १; जै. १, १, ४, ३;  
३, ३, १;—नाः तै. २, ८, ८, ११; ९,  
९; ३, १, २, २; ७, ४, १४; तैआ.  
१, ७, १; ४;—नाम् श. ७,  
५, २, ३४; तैआ. ६, ६, १.

दुहान,ना-न्तः जै. ९१;—न्म ऐआ.  
५, ३, २;—ना ऐ. ५, १८; तै. २,  
४, ६, १०; ३, १, २, ३; १२, ३, २;  
तैआ. ६, ७, १; जै. १, १, ४, ३;  
३, ३, १;—नाः तै. २, ८, ८, ११; ९,  
९; ३, १, २, २; ७, ४, १४; तैआ.  
१, ७, १; ४;—नाम् श. ७,  
५, २, ३४; तैआ. ६, ६, १.

दुहान,ना-न्तः जै. ९१;—न्म ऐआ.  
५, ३, २;—ना ऐ. ५, १८; तै. २,  
४, ६, १०; ३, १, २, ३; १२, ३, २;  
तैआ. ६, ७, १; जै. १, १, ४, ३;  
३, ३, १;—नाः तै. २, ८, ८, ११; ९,  
९; ३, १, २, २; ७, ४, १४; तैआ.  
१, ७, १; ४;—नाम् श. ७,  
५, २, ३४; तैआ. ६, ६, १.

दुहान,ना-न्तः जै. ९१;—न्म ऐआ.  
५, ३, २;—ना ऐ. ५, १८; तै. २,  
४, ६, १०; ३, १, २, ३; १२, ३, २;  
तैआ. ६, ७, १; जै. १, १, ४, ३;  
३, ३, १;—नाः तै. २, ८, ८, ११; ९,  
९; ३, १, २, २; ७, ४, १४; तैआ.  
१, ७, १; ४;—नाम् श. ७,  
५, २, ३४; तैआ. ६, ६, १.

दुहान,ना-न्तः जै. ९१;—न्म ऐआ.  
५, ३, २;—ना ऐ. ५, १८; तै. २,  
४, ६, १०; ३, १, २, ३; १२, ३, २;  
तैआ. ६, ७, १; जै. १, १, ४, ३;  
३, ३, १;—नाः तै. २, ८, ८, ११; ९,  
९; ३, १, २, २; ७, ४, १४; तैआ.  
१, ७, १; ४;—नाम् श. ७,  
५, २, ३४; तैआ. ६, ६, १.

दुहान,ना-न्तः जै. ९१;—न्म ऐआ.  
५, ३, २;—ना ऐ. ५, १८; तै. २,  
४, ६, १०; ३, १, २, ३; १२, ३, २;  
तैआ. ६, ७, १; जै. १, १, ४, ३;  
३, ३, १;—नाः तै. २, ८, ८, ११; ९,  
९; ३, १, २, २; ७, ४, १४; तैआ.  
१, ७, १; ४;—नाम् श. ७,  
५, २, ३४; तैआ. ६, ६, १.

दुहान,ना-न्तः जै. ९१;—न्म ऐआ.  
५, ३, २;—ना ऐ. ५, १८; तै. २,  
४, ६, १०; ३, १, २, ३; १२, ३, २;  
तैआ. ६, ७, १; जै. १, १, ४, ३;  
३, ३, १;—नाः तै. २, ८, ८, ११; ९,  
९; ३, १, २, २; ७, ४, १४; तैआ.  
१, ७, १; ४;—नाम् श. ७,  
५, २, ३४; तैआ. ६, ६, १.

दुहान,ना-न्तः जै. ९१;—न्म ऐआ.  
५, ३, २;—ना ऐ. ५, १८; तै. २,  
४, ६, १०; ३, १, २, ३; १२, ३, २;  
तैआ. ६, ७, १; जै. १, १, ४, ३;  
३, ३, १;—नाः तै. २, ८, ८, ११; ९,  
९; ३, १, २, २; ७, ४, १४; तैआ.  
१, ७, १; ४;—नाम् श. ७,  
५, २, ३४; तैआ. ६, ६, १.

दुहान,ना-न्तः जै. ९१;—न्म ऐआ.  
५, ३, २;—ना ऐ. ५, १८; तै. २,  
४, ६, १०; ३, १, २, ३; १२, ३, २;  
तैआ. ६, ७, १; जै. १, १, ४, ३;  
३, ३, १;—नाः तै. २, ८, ८, ११; ९,  
९; ३, १, २, २; ७, ४, १४; तैआ.  
१, ७, १; ४;—नाम् श. ७,  
५, २, ३४; तैआ. ६, ६, १.

दुहान,ना-न्तः जै. ९१;—न्म ऐआ.  
५, ३, २;—ना ऐ. ५, १८; तै. २,  
४, ६, १०; ३, १, २, ३; १२, ३, २;  
तैआ. ६, ७, १; जै. १, १, ४, ३;  
३, ३, १;—नाः तै. २, ८, ८, ११; ९,  
९; ३, १, २, २; ७, ४, १४; तैआ.  
१, ७, १; ४;—नाम् श. ७,  
५, २, ३४; तैआ. ६, ६, १.

दुहान,ना-न्तः जै. ९१;—न्म ऐआ.  
५, ३, २;—ना ऐ. ५, १८; तै. २,  
४, ६, १०; ३, १, २, ३; १२, ३, २;  
तैआ. ६, ७, १; जै. १, १, ४, ३;  
३, ३, १;—नाः तै. २, ८, ८, ११; ९,  
९; ३, १, २, २; ७, ४, १४; तैआ.  
१, ७, १; ४;—नाम् श. ७,  
५, २, ३४; तैआ. ६, ६, १.

दुहान,ना-न्तः जै. ९१;—न्म ऐआ.  
५, ३, २;—ना ऐ. ५, १८; तै. २,  
४, ६, १०; ३, १, २, ३; १२, ३, २;  
तैआ. ६, ७, १; जै. १, १, ४, ३;  
३, ३, १;—नाः तै. २, ८, ८, ११; ९,  
९; ३, १, २, २; ७, ४, १४; तैआ.  
१, ७, १; ४;—नाम् श. ७,  
५, २, ३४; तैआ. ६, ६, १.

दुहान,ना-न्तः जै. ९१;—न्म ऐआ.  
५, ३, २;—ना ऐ. ५, १८; तै. २,  
४, ६, १०; ३, १, २, ३; १२, ३, २;  
तैआ. ६, ७, १; जै. १, १, ४, ३;  
३, ३, १;—नाः तै. २, ८, ८, ११; ९,  
९; ३, १, २, २; ७, ४, १४; तैआ.  
१, ७, १; ४;—नाम् श. ७,  
५, २, ३४; तैआ. ६, ६, १.

दुहान,ना-न्तः जै. ९१;—न्म ऐआ.  
५, ३, २;—ना ऐ. ५, १८; तै. २,  
४, ६, १०; ३, १, २, ३; १२, ३, २;  
तैआ. ६, ७, १; जै. १, १, ४, ३;  
३, ३, १;—नाः तै. २, ८, ८, ११; ९,  
९; ३, १, २, २; ७, ४, १४; तैआ.  
१, ७, १; ४;—नाम् श. ७,  
५, २, ३४; तैआ. ६, ६, १.

दुहितृ- -न्तः तै. २, ४, ६, १०;  
-न्तरः श. १३, ५, २, ७, ८; -न्तरम्  
ऐ. ३, ३३; ४, ७; श. १, ७, ४, १-  
४; तै. १, ५, २, ३; तां. ८, २,  
१०; जै. १७६; १९७; २०७;  
-ता ऐ. ७, १३; शांआ. १, २;  
श. १, ८, १, ८; ९; १२, ७, ३, ११; १२;  
१४, ६, ३, १; ९, ४, १६; तै. २, ६,  
१, २; ८, ७, ८; ३, १, ३, २; तैआ.  
६, १२, १; मं. २, ८, १५; घ. १,  
१; ४, ७; -त्ताऽइव श. १, २, १,  
१७; का. २, १, ४, १६; -तुः ऐ.  
६, १८; १९; सा. ३, ८, ४; गो.  
२, ५, १५; ६, १; -त्रै शांआ.  
१८, १.

दुह्यमान, ना- -न्म् ऐ. ५, २६;  
श. ११, ५, ३, २, ५; तै. १, ४, ३, ३;  
४; २, १, ७, १; ८, २; गो. १, ३,  
११, १२; -ना ऐ. ५, २७; ७,  
२, ३. दोग्धोस्(ः), दोग्ध-  
दोहनीय-, दोहमान-, दोहयित्वा,  
दोहित-, दोह्यमान-, अद्र.

दृड्(ळ)भ- -भः श. २, ३, ४, ४०;  
का. १, ४, १, २९.

दृढ्य- -ह्यः तै. २, ५, ४, ५.

दृत्- -त्तः ऐ. १, २८; शां. ९, २;  
२२, २; ३०, ६; श. १, ४, १, ३४;  
५, ४; ३, ५, १, १६; २१; तै. २,  
४, १, ७; ३, ६, २, १; ३, १, ७, ६,  
४; तैआ. ४, २९, १; ३३, १, ४२,  
१; जै. १३६; जैउ. ४, ४, १, १;  
मं. २, ३, १७; -तम् ऐ. ४, ३१;  
५, १७; शां. १, ४; २२, २; २६,  
१३; शांआ. ४, १; ३; श. १, ४,  
१, ३४; ३, ८; तै. १, २, १, १२;  
२, ५, ८, ५; ७, १२, ६; ३, ५, २, ३;  
६, ९, १; तैआ. ६, ३, १; तां. ११,  
७, ३; जै. १३६; प. ५, १; ७;  
गो. १, २, २३; -तम्ऽइव ऐ. ५, ५;  
शां. २२, ९; -ता ऐ. ५, १८; -ताः

जै. ८७; -तान्, -तेभ्यः तै. १,  
८, ३, ४; -तौ तै. ३, १, २, ११;  
तैआ. ६, ३, २.

दृत्-वत्- -वान् शांआ. ४, १.

दृत्वती- -स्या शां. ९, २.

दृत्य- -त्यम् श. १, ४, ५, ४; तै.  
२, ८, ६, ४; -त्याय तै. ३, ६,  
८, २.

दृत्या- -म् तै. २, ५, ५, ५.

दृ- -दुः श. १४, ४, १, १०.

दृ- -रः जैउ. २, ३, २, ४; -रम् श.  
९, १, १, २८; ११, ३, १, ७; १४,  
४, १, १०; का. १, ४, १, ८; तै.  
२, ८, २, ७; ३, १, १, ११; तैआ.  
२, ४, १; जैउ. २, ३, २, ४; ३, १;  
गो. १, १, ९; -रात् ऐ. ४, ३०,  
ऐआ. ५, २, २; शां. २२, १; तै.  
२, १, २, ९; ४, ७, ९; तैआ. २, ४,  
१; १०, ९, १; जैउ. १, १, ६, १;  
गो. २, ३, २२; -रे श. १, ६, १, २१;  
२, ४, ४, १५; ३, ३, ४, २४; ५, ३,  
१९; ४, ६, ९, १४; ७, ४, १, १२;  
१०, ५, २, १७; का. १, ३, ४, ९;  
तै. २, ४, २, ३; ७, १६, १; ८, ४,  
८; तां. १, ७, ५; -रेऽइव ऐ. ३,  
२४; श. ३, ५, २, १८; ९, ४,  
२२.

दूर-क- -के ऐआ. ३, २, ४.

दूर-गा(√गा)- -गाः तां. १, ५,  
१८.

दूरे(रेऽअन्त)-अ(न्त→)न्ता- -न्ते  
तै. २, ८, ४, ८.

दूरे-अर्थ- -र्थः तै. २, ८, ७, ३.

दूरे-दृश- -शो श. ३, ३, ४, २४.

दूरे-देवत- -तः जैउ. १, २, ४, १.

दूरे-प(श्य→)श्या- -श्या तै. ३,  
७, १२, ३.

दू(दुम्, रऽरा)-राध- -धः तां. २०,  
११, ६.

दूर(प→)पा- -पाः जैउ. ३, ६, ५, २.

दूरोह(√रूह)- -हः ऐ. ४, २०.

दूरोहण- -गः शां. २७, ७; -गम्  
ऐ. ४, २०; २१; ६, २५; शां.  
२५, ७; ३०, ५; ९; श. ८, ५, २,  
६; -णाऽम् ऐ. ४, २०.

दूरोहणी(य→)या- -या शां. २५,  
७; -याः शां. २५, ८.

दूर्वा- -र्वा ऐ. ८, ५; ८; श. ७, ४,  
२, १२; तैआ. १०, १, ७; -र्वाणाम्  
तैआ. ६, ९, १; -र्व्वे श. ७,  
४, २, १४; तैआ. १०, १, ८.

दूर्वानूक- -कात् जै. १५०.

दूर्वष्टका- -का श. ६, २, ३, २; ७,  
४, २, १०; १९; २०; ५, १, ३८;  
१०, ४, ३, १४; ५, ५, १०; -काम्  
श. ७, ४, २, १०; ११; २०;  
-कायाः श. ७, ४, २, १९; -कायै  
श. ७, ४, २, २०.

दूर्वीका(√दुष्)†- -का श. ३, १,  
३, १०.

√दृ, द्वियेत शां. २५, १३०.

√दृह्, दृंहति श. ३, ५, ४, २२; ६,  
५, २, ११ दृंहति श. १, १, २, २२;  
२, १, ७; १०; ११; ७, १, ११; ६, ५,  
२, १२; १४; का. २, १, २, १५;  
४, ५; ८; ९; तै. ३, २, ७, २; ६;  
६; दृंहन्ते तै. ३, २, ७, ३;  
दृंहलु शांआ. १२, १; दृंहन्ताम्  
श. १, १, २, २२; का. २, १, २,  
१५; तै. ३, २, ४, ७; दृहस्व  
श. १, १, २, १२, ८, १, ११; ३, ६,  
१, १५; ६, ६, २, ६; का. २, १, २,  
११; तै. ३, २, ३, २; ४, ५; दृंह  
श. १, २, १, ७; १०; ११; ३, ५, २,  
१४; ६, १, १८; ७, ४, २, ५; ७;  
८, ३, १, ९; ७, ३, १८; का.  
२, १, ४, ५; ८; ९; तै. ३, २, ७, २;  
३; तां. ६, ४, २; दृंहतम् श. ८,  
३, १, ८; दृंहामहै श. २, १, १,  
९; का. १, १, १, ७; अदृंहत

तै. २, ८, ४, ३; अदृंहव् श. ४, २, ४, १९; ११, ८, १, २; तै. १, १, ३, ७; अदृंहव् तै. १, २, १, ४; २, ५, २, ३; ७, १५, २; ८, ३, ८; अदृंहन्त तां. ८, ८, १३; अदृंहव् श. ६, ५, २, ११; १४; अदृंहव् तै. १, २, ४, २; तां. ४, ५, ९; १२, १०, ६; जैउ. १, १७, ३, ६; ९; १२; दृंहित जैउ. १, १७, ३, ५; ८; ११; अदृंहित तै. २, ६, १०, ६; ३, ६, १३, १; अदृंहिः श. ३, ७, १, १४.

दृंहण- गेन तै. २, ८, ३, ८.

दृंहित- तानि ऐ. ६, ७; गो. २, ५, १३.

दृंहितु- ता तै. २, ८, ३, ८.

दृढ, द्वा (ळ, ळा) - ढः श. १४, ३, २, २१; तै. ३, १, ५, ९; -ढम् श. ६, ५, २, १५; तै. २, ५, ८, १०; ८, ३, ४; जै. १९९; जैउ. ४, ११, १, १३; -ढा तै. २, ८, ५, ८७; तैआ. ४, ४२, ३; ६, ५, २; जै. १९९ -ढानि ऐ. ३, ३१; ६, ७; तै. २, ४, ५, ३; गो. २, ५, १३; -ढे ऐ. ६, १६.

दृढ-च्युत्- त् जै. २०३. दार्ढच्युत्- गद्र.

दृढ-जयन्त- न्तः, -न्ताय जैउ. ३, ७, ५, १. दार्ढजयन्त- गद्र.

दृढ-तर- -रागिऽइव गो. १, ३, ७.

दृढ(-ळ)-ता- -तायै ऐ. ६, १६.

दृढिष्ठ- ष्टः तैआ. ८, ८, १.

दृति- -तयै जैउ. ३, ७, ३, २; -तिः श. १, ६, ३, १६; तां. ५, १०, २; २५, ३, ६; जै. १६४; जैउ. ३, ७, ३, २; वं. २; -तिम् जै. १३०; १६४; -०तैः तां. १४, १, १२; -तेः वं. २.

दृतिवातवत्- -वन्तौ तां. २५, ३, ६.

✓दृप, दृप्यति ऐ. २, ७; दृप्यसि जैउ. ३, ६, १, ४; दृप्यामि जैउ.

३, ६, १, ४; द्रप्प्यति श. ३, २, १, ९; अदृपत् ऐ. ६, ३३; शां. ३०, ५; जै. १५१.

दृप्त- -प्तः ऐ. २, ७; गो. २, ६, १३; -प्तम् शां. ३०, ५; गो. २, ६, १३.

दृप्त-वालाकि- -किः श. १४, ५, १, १.

दृश- -वा श. ५, ३, ५, २९.

दृश(त्-→)न्ती(✓दृश्)- -न्त्यः श. ७, २, ३, २.

✓दृश(→)पश्य, पश्यते तां. १६, ४, ९; १५, २; जै. १८३; जैउ. १, ९, ३, ५; १४, ४, ६; ३, ६, ९, ८; पश्यति ऐ. १, ६; ३, २२; ४९; ५, २२; ऐआ. २, ३, २; ६, १; ३, २, ४; शां. २, ७; शांआ. ४, १३; ५, ३; ६, १९; ११, ३; ४; श. ४, ६, ७, ९; १०; ६, ३, ३, १६; ८, १, २, ३; ९, २, १, ६; ११, १, ६, २२; १४, ४, १, ५; ३, ८; ६, २, ५; ९, २१; ७, १, ९; १७; १६; १७; १९; २०; २३; ४०; २, २१; ३, १६; ८, ६, ३; तै. २, १, ८, ३; पश्यति श. ४, २, १, १८; १०, ५, २, १५; १४, ५, ४, १५; ७, १, १५; २३; २, २; २८; तैआ. १०, १, ३; १०, १; ६३, १; तां. २०, १६, ६; जैउ. १, ९, १, ८; १२, १, ५; १८, १, ६; ५, ३; २, १, १, ९; १९; २, १, ७; ४, १, १०; ११; २१; ३, १, १, १६; ३, १५; ४, १०, १, ७; सा. ३, ४, २-५; ७, ३-६; ९, १; सं. ३; ५. १, ३; ४, ६; गो. २, १, १०; पश्यतः ५. १, ३; पश्यन्ति ऐ. ७, १३; ऐआ. २, ३, २; शां. ७, ६; १६, ५; शांआ. १२, ७; श. ४, ६, ७, ९; १०, ५, ३, ६; १४, ४, २, १६; ७, १, १५; तै. १, ४, ७, ३; २, ८, ८, १; पश्यन्ति श. ३, ७, १, १८; ६, १, ३, १९;

७, १, १, २०; ८, १, २, १; ६, १, १८; १०, १, १, ६; ११, ८, ३, ८; तैआ. ३, ११, ११; जै. १८०; जैउ. ३, ६, ७, १; ४; गो. १, २, ११; ३, १०; पश्यति श. ३, ६, २, ४; पश्यति तै. २, ८, २, ६; तां. २१, १, १; जै. १४९; १५२; १५३; सं. १, ५, ५; पश्यामि श. ३, ६, २, ४; ५; तै. २, ८, ९, ३; ३, १२, १, १; जै. १५२; १८१; सं. २, ५, १२; पश्यावः तां. २१, १, १; जै. १४९; पश्यामः शांआ. ५, ३; जै. ४७; १८८; ददर्श ऐ. ६, ३३; ७, १७; शां. २८, १; २; ४; ८; ३०, ३; ५; ९; श. २, २, ३, ४; ५, १, ३; ४, ४, २, १४; ९, २, ३, ३८; ११, ५, १, ४; १३, २, २, १४; का. १, २, ३, ३; ४, ३, ३; जै. ३५; २०९; जैउ. ३, १, ५, ४; गो. २, ६, १३; ददृशतुः ऐ. १, २१; ददृशुः ऐ. ६, ३४; शां. २८, १; श. १, १, १, ७; ५, ३, ३; ७, २, २३; २, १, ४, १६; २, २, ९; ३, ३, ३, १६; ४, १, १६; ७, ३, २; ४, २, ४, १२; ५, ४, २; ६, ४, १; ११, ५, ९, ४; का. १, १, ४, १५; २, २, ६; २, १, १, १२; जै. १२२; गो. १, १, २३; ३, १७; ४, १५; २, ६, १४; दृक्ष्यथ श. ३, २, ३, ५; दृक्ष्यामि श. १४, ४, ३, ३०; पश्य ऐ. २, २०; ७, १५; तै. ३, ७, ७, १; तैआ. ४, २०, १; सा. ३, ४, ४; ५; पश्यतम् श. ५, ४, १, १५; पश्यत ऐ. ८, ६; श. ३, ७, १, १७; १८; ७, ५, १, २५; तै. २, ८, ९, ३; तैआ. १०, १०, ३; सं. १, २, १४; पश्यामि श. ७, १, २, ११; जै. ५३; १८६; १९९; अपश्यत् ऐ. २, १६; १९; २०; ३, १९; ४९; ४, १०; २३; २७; ३०; ५, २३; ६,

† 'दृ' मुपा. स्वरोऽशुद्धः । ष्सा. पुं. प्र. १, चिन्त्यम् । तस्यैव ऋ. (७, २७, २) व्याख्यानविरोधात् । मुपा. स्वरश्चिन्त्यः ।

१८; ऐआ. २, ४, ३; शां. ४,  
 ८; १, ३; १२, १; ८; २१, ३; २३,  
 ४; २४, ५; २६, १२; २८, २;  
 २९, १; शांआ. २, ७; १६;  
 वा. ६, २, १, २; ४; ७; २७; ३३;  
 ३, १, १; २; ७, ४, २, ६; २७;  
 ८, ३, १, ९; २, ३; ७, १, २, १; ३, १, ४;  
 तै. १, २, १, ४; २, २, २, २; अप-  
 श्यत्त वा. ३, ९, १, ४; ४, ५, ३, २;  
 ५, ४, ३; ४; ५; ६, २, १, २; ४; २, ६;  
 ३, २; ३, ८; ३, १; ५; १०; ३, १,  
 १; ७, ४, ८; ७, ५, १, १, २; २, ३, ६;  
 ८, ५, १, ६; ९, ५, २, १; १०, १, २,  
 १; २, १, १; ४, ८; ४, २, १, ८; २, १;  
 ५, ३, ३-७; ९; १, १; १, १, ६, १, ६;  
 ४, ३, ५; ८; १, २, ८, २, १; १, ३, १, ७,  
 १; २, ४, १; १, १, १; ४, १, १; ६, १,  
 १; १, ४, ४, २, १; तै. १, १, ३, ५,  
 ५, १; १०, १; ५, ४, २; ६, १, ७, २,  
 ३; ४, १; ७, ७, ४; २, १, २, ८; ३, ७;  
 २, १, १; २, १; ३; ४; ४, १; ७, २;  
 १, १, १; ३, ७, १; ७, १, २; ९, १;  
 १०, १; १, ८, १; ३, ३, ५, १; ८, १०,  
 १; १, ५, १; १, ८, ६; ९, २, १; १०, १;  
 तैआ. १०, १, ४; तां. ४, १, ४; ७;  
 ७, ३; ६, १, १; ३, ९; ७, ५, १; १, १;  
 ८, ८; ८, १, ४; २, २; ४; ५, ९, १, २;  
 ९, ४; २, १; ९, १, ९; २, २, २; ४, १०;  
 १, ४; ६, ७; १०, ३, १; १, ३, ९, ५,  
 १, ४; ८, ८; १०; १, ४; १, २, ५, १, ६;  
 १, १, २, ५; १, २, ६; १, ३, १०; १, ३,  
 ५, २, २; २, ४; ६, १०; ९, १, ९; १, १,  
 १०; १, ४; २, २; १, ४, ३, १, ३; १, ९;  
 २, १, ५, १, ५; २, ५; ९, १, ६; २, ९; ३, ४;  
 १०, ९; १, १, १, ९; २, ६; २, ८; ३, ७;  
 १, २, ५; १, ५, ३, १, ३; २, ५; २, ०; ५,  
 १, १; १, ४; २, ४; ८, २; १, ६, ४, ६;  
 ५, २, ३; १, २, ४; १, ७, ५, १; १०,  
 २; १, ८, १, २; ७, १; १, १, १; १, ९,  
 ३, ८; ४, ७; १, ८, २; २, ०, ४, ५; १, ४,

५; २, १, ९, २; १, १, २; १, २, २; १, ४,  
 ५; २, ४, १, १, २; जै. १, ८; २, ०;  
 २, १; २, ५; ४, ०; ४, १; ४, २; ४, ३;  
 ४, ४; ४, ५; ४, ७; ५, १; ५, २;  
 ५, ३; ५, ४; ५, ६; ५, ७; ६, १;  
 ६, ६; ६, ७; ६, ९; ७, १; ७, ३; ७, ६;  
 ७, ८; ७, ९; ८, ०; ८, २; ८, ५;  
 ८, ८; १, २, ८; १, २, ९; १, ३, ०; १, ३, ३;  
 १, ३, ९; १, ४, १; १, ४, ५; १, ४, ९; १, ५, ४;  
 १, ५, ८; १, ६, ०; १, ७, ०; १, ७, १; १, ७, ३;  
 १, ७, ५; १, ७, ६; १, ७, ७; १, ७, ८;  
 १, ८, ०; १, ८, १; १, ८, ६; १, ८, ८;  
 १, ८, ९; १, ९, २; १, ९, ३; १, ९, ४; १, ९, ५;  
 १, ९, ६; १, ९, ७; १, ९, ८; १, ९, ९;  
 २, ०, १; २, ०, २; २, ०, ३; २, ०, ४;  
 २, ०, ५; २, ०, ८; २, ०, ९; २, १, ०; २, १, १;  
 ५, ३, १; ४, ५, ३; गो. १, १, ३; ५, ८;  
 १, २; १, ६; २, २, ०; २, १, ५, ८; २, १,  
 २; ७; २, १; २, १; १, ३; ३, ९; ५, ८;  
 ६, १; अपश्यताम् वा. ७, ४, २,  
 १, ६; तां. १, ९, ४, १०; २, ०, १, १,  
 ३; जै. ३, ०; ८, ४; १, ४, ७; २, ०, ६;  
 अपश्यन् ए. २, ३; २, ३; ३, १; ३,  
 २, ७; ३, ३; ६, १, ७; ऐआ. २, १, ४;  
 शां. ८, ८; १, २, २; वा. ३, २, १,  
 १, ४; ६, २, ३, ९; ३, १, २; ७, ३,  
 २, १, ०; ४, १, २, २; २, ४; २, ६; ३, ३;  
 ३, ७; २, ३, ३; ८, २, २, ४; ३, ३, ८; ४,  
 १, ५; ५, १, ५, ७, ४, ६ तैआ. ३, १, ८,  
 १; अपश्यन् वा. ३, २, १, १०; ३,  
 ६; ८; ९; १०; १, १, ४, ३, १; ६, २,  
 ३, ३; ७; १०; ३, १, ५; २, ९; ३,  
 १, ५; १, ६; ८, १, १; २, २; ७,  
 २, १, १; ३; ३, ७; ४, १; १, ३; ८, २,  
 १, २; २, २; ३, १; ४; ७; ३, १, २; ४;  
 ४, १, २; ५, १, २; ४; ३, ४; ६, १,  
 २; २, ५; ३, ३; ८; १०; ७, ४, १; ३;  
 ९, १, २, ३, ४; २, ३, ३, ७; ५, १, २, ९;  
 १, ०, १, ३, ८; २, ५, १; २; १, १, १, ६,  
 २, १-२, ४; १, २, २, ९; ३, ३, २;

२; ६-१०; ७, ३, ४; तै. १, ३, २,  
 १; ४, १, ३; ९, १; २; ३; ५, ६, १;  
 २; ३; २, १, ५, ३; २, ३, ४; ६;  
 तैआ. २, ७, १; ९, १; तां. ५, ७,  
 १, १; ८, २, ६; ६, ५; ९, १, १; १, ०,  
 १, २, २; १, २, ५, २, ३; १, ३, ७, १, ०;  
 ८, १; ४; ५; १, ५, १, ६; ५, २, ४; ९,  
 ९; १, ६, ४, ३; १, २, १; जै. १, १;  
 १, ४; १, ५; २, ०; २, २; २, ३; ४, ७; ४, ९;  
 ६, ५; ८, ३; १, ४, ३; १, ५, ५; १, ८, ५;  
 १, ९, १; १, ९, ३; जै. २, ३, २, ६;  
 ५, २, १, ३; ३, ९; ५, १, ५; अपश्यन्  
 जै. १, १, ५, २; अपश्यन् ए.  
 १, १, ९; २, १; ६, १, ८; ऐआ. २, १,  
 ६; ३, १, ६; शां. ८, ४; शांआ. ७,  
 १, ९; वा. १, ४, ९; तैआ. ४, ७,  
 १; अपश्यन् तैआ. ५, ६, ४; जै.  
 ९, ०; १, ०, ०; १, ९, ९; जै. ३, ६, ९,  
 १; २; अपश्याम वा. ८, ६, ३, १;  
 अपश्याम तैआ. ६, १, २, १; जै.  
 ६, ०; १; पुश्येत् ऐआ. ३, २, ४; वा.  
 १, १, ५, २, १, २; पुश्येत् ए. ७, १, ३;  
 ऐआ. ३, २, ३; ४; शांआ.  
 ८, ७; ९, ८; शां. १, १, ३; ४;  
 १, ३, १; वा. ४, ६, ७, ९; १, ०; १, ४,  
 ७, १, २, ३; ३, १, ६; ९, ४, ६; तै. १, ५,  
 २, १; ३, ७, ३, १; पश्येत् वा. १, ४,  
 ५, ४, १, ६; ७, २, २, ८; जै. १, ६, ८;  
 १, ९, ८; सा. २, ६, १, ०; ५, ८;  
 पश्ये: वा. १, १, ६, १, २; पश्ये: वा.  
 १, ४, ६, ५, १; पश्येयम् तां. १, ५, ५,  
 २, ४; जै. १, ८, ०; सा. ३, ७, ३; पश्येम  
 शांआ. १, २, ४; वा. १, १, ६, २, १-  
 २, ३; तैआ. १, १, १, २, १, ३; २, ६,  
 २; जै. १, ९, ९; पुश्येयम् तां. १, १, ६;  
 अद्राष्ट जै. १, ८, ६; अद्राक् ए. १,  
 ६; गो. २, २, २, ३; ३, ९; अद्राक्षीत्  
 वा. ४, १, ५, ५; अद्राक्षु: ए.  
 ७, १, ७; अद्राक्षी: वा. १, १,

† 'मः' इति मुया. चिन्त्यः ।

६, १, ८-१२; १४, ६, १०, ९;  
जै. १९३; २०५; अदर्शम् ऐ.  
१, ६; २, ४०; ६, ३३; ऐआ. २,  
४, ३; शां. ३०, ५; तै. १, १, ४,  
२; अदर्शम् श. १, ३, १, २७;  
११, १, ६, १७; १४, ४, ३, ८; तै.  
१, १, ४, २; तां. १२, ११, १०; ११;  
जै. १६; १७७; गो. २, ६, १; दर्शम्  
श. ११, ५, १, १; अद्राक्षम् शां.  
२, ७; श. १४, ६, १०, ९; अद्रा-  
क्षम् श. १४, ८, १५, ५; गो. २,  
२, २३; अदृश्रम् ऐ. २, २०; अद्र-  
क्ष्यन् श. ८, ३, ३, ७.  
दृश्यते ऐआ. २, ३, २; ३, २, ४;  
शां. ३, ६; ४, २; ३; शांआ. ४,  
१२; ८, ७; श. १०, ५, २, ३; तै. २,  
५, ५, ६; तैआ. १, ३, ४; १२, १;  
१०, ११, १; जैउ. १, १, ३, ६; प.  
५, १०; दृश्येते ऐआ. १, २, ३;  
शांआ. ८, ७; जैउ. १, ११, २,  
४; दृश्यन्ते ऐआ. ३, २, ४; श.  
२, २, ३, ५; का. १, २, ३, ४; प.  
५, ८; दृश्ये ऐआ. २, १, ३; श.  
१, ४, १, २९; ६, ४, ५; १३; १५; २,  
४, २, ७; ११, १, ३, ३; तै. २, ७,  
१५, २; दृश्ये श. १, ६, ४, १५;  
१९; २०; २, ३, ४, २२; ४, ४, २०;  
११, १, ५, १; ४; २, ५, ३; का. १,  
४, १, १७; तै. २, १, २, ९; १०;  
७, १२, २; जै. १०३; दृश्येऽइव  
श. ६, ४, २, ९; ११, २, ४, १-५;  
७; १४, ८, १५, ४; तां. २५, ८,  
४; ददृश्रे तैआ. १, ४, २; ११,  
२; दृश्येत श. ११, १, १, ४; प.  
४, ६; दृश्येयाताम् ऐआ. ३, २,  
४; दृश्येरन् प. २, १०; अदर्शि  
तां. १७, १, ११.  
दर्शयति श. ४, ५, ८, ५; १३, २,  
७, १२; सं. २; दर्शयामि गो. १,

२, २०; दर्शयाञ्चकार तै. ३, १०,  
११, ४; जै. ५३; १९४; १९८;  
दर्शयाञ्चकुः श. ११, २, ३, ७;  
दर्शयिष्यति जै. १९९; दर्शयेत् सं.  
२; दर्शयेथाः, दर्शयेथ श. १२,  
६, १, ३९; अदीदृशत् तां. १२, ५,  
१४.  
दिवृक्षते श. ६, ३, ३, ८; दिवृक्षन्ते  
श. ३, १, २, १६; दिवृक्षन्ते श. १४,  
४, १, २७; जै. १९९; दिवृक्षेत जैउ.  
३, १, ५, ५; अदिवृक्षन्त जै. २०९.  
दर्श- दर्शत- दर्शन- दर्शनीय-  
दर्शयित्वा, दिवृक्षित्- दिवृक्षण्य-  
ग्र.  
दृश-म् जै. ११२.  
दृशान- -नः श. ६, ७, २, २.  
दृशान-म् श. ६, ३, ३, १९.  
दृशि- -शये तै. २, ८, ९, २; तैआ.  
६, ३, २.  
दृशे शां. २५, ३; ५; ६; श. २, ६,  
१, ३९; ४, ३, ४, ९; ६, २, २; ६,  
४, ३, ९; का. १, ६, १, २६; तै. २,  
४, ८, १; तैआ. १, ११, ३; ४, ४, २,  
५; तां. १, ३, ९; सं. २, ४, १४.  
दृश्यमान- -नः श. ६, ७, २, २;  
-नम् शांआ. ४, ८, ९; -नाः श.  
३, ६, २, २६.  
दृष्ट, दृष्टा- -ष्टम् ऐआ. २, ४, ३;  
सं. २, ४, १२; गो. २, २, २३;  
-ष्टा तै. ३, १०, १, १; ९, ६; १०,  
२; -ष्टान् ऐ. ६, १८; गो. २,  
६, १; -ष्टाम् तै. ३, ७, ५, ६;  
-ष्टे श. १४, ७, ३, ६.  
दृष्टि- -ष्टिः ऐआ. २, ६, १; शांआ.  
५, ३; श. ११, १, ६, १७; तां.  
१२, ५, १४; -ष्टिम् श. ११, १,  
६, १७; तां. १४, ११, १९; -ष्टीः  
शांआ. ११, ३; -ष्टेः श. १४, ६,  
५, १; ७, १, २३; ३, १६; -ष्ट्यै श.

३, २, ३, ७.  
दृष्ट्वा ऐ. २, १; ३, ४८; ५, ३३;  
६, ३४; ७, २७; ८, २८; ऐआ.  
२, ४, ३; ५, ३, ३; शां. २, ९; श.  
१, ६, ४, १४; ३, २, २, ५; ३, ७;  
६, ३, १, १३; ४, १; ११, १, ४, १;  
६, १, २; ७, २, ४; १४, ७, १, १७;  
४०; तै. २, ६, २, ३; जै. १५९;  
१८१; १८८; सा. २, ४, ४; गो.  
१, ३, ३. द्रष्टव्य- द्रष्टुम्, द्रष्टृ-  
अद्र.  
दृषद्- -दः तै. ३, २, ६, ४; -दम् श.  
१, २, १, १५; का. २, १, ४, १३;  
-दि तै. ३, ७, ६, २१; -दे का. २,  
१, ४, १४.  
दृषदुपल- -लाभ्याम् श. १, १, ४,  
७; २, १, १७; २०; २, २, २, १;  
४, ३, ४, १; ११, १, २, १; का. २,  
१, ४, १६; -ले श. १, १, १, २२;  
४, १३; २, १, १; १४; १७; २, ६,  
१, ९; २, ५; का. १, ६, १, ७; २, ३;  
२, १, २, १; ३, १६; ४, १, ११; १६;  
-लेन का. १, २, २, १; २, १, ३,  
१२; ४, १९; २, १, ८.  
दृषद्वती(-द+मलुप)- -त्याऽइव तां.  
२५, १०, १४; -त्याः तां. २५, १३,  
२; ४; -त्यै तां. २५, १०, १५.  
दृ, दृषीष्ट श. ४, ६, ९, १४.  
दीर्यते तां. २, ६, २; ४; ८; दीर्येत  
श. ४, ५, १०, ७; तां. ९, ६, १.  
दीर्ण- -ग्र.  
देदीयितवै(√१दी) श. ५, ३, २, ६.  
द्वेय,या(√१दा)- -यः तै. २, २, १, ५;  
तां. १८, १, २२; २, १२; जै.  
१४३; प. ४, १; -यम् श. २, ३,  
४, ६; का. १, ४, १, ५; तै. १, १, ६,  
११; तैआ. ७, ११, २; ३; तां. ६, ७,  
१४; १५; २०, १५, ९; १०;  
११; प. ४, १; गो. २, ३, १७;

† 'ददर्श' पाठान्तरम् । ‡ =क. ७, ७६, ३; =दृश्ये इति पा. § 'दृश्ये' इति मैसूरु. पूर्वत्र कालि. मुपा. बोभयत्र चिन्त्यः । § 'दृष्ट्वा' इति अज. मुपा. ग्रामादिकः ।



-या तां. ६, १, ५; -या: तां. ९,  
५, १०; ९, १५; २०, १५, १३;  
-या३: जै. १४२.

देव(√दिक्)- -०व ऐ. १, १३; १६;  
२२; २६; ३०; ४, ३०; ५, २; ६;  
१६; १७; २१; ६, ७; २३; ७, १६;  
२०; ३४; ऐआ. १, ५, ३; शां. ७,  
१०; ८, १; ९, ५; १९, ९; २०, २;  
२२, ५; २४, ५; २५, ९; २६, ८;  
१७; शांआ. २, १८; शा. ३, ६,  
३, १८; ७, ३, ११; ८, ३, ३७; ४,  
४, ५, २, १; ६, ६, ७; ५, १, १, १४;  
१६; तै. ३, ७, ६, २; -०व शा.  
१, २, ४, १६; १७; १९; ४, १, २, ७;  
५, १, १५; ७, ४, २, १; ८, ३, २, २;  
९, २, २३; २, ५, २, ४७; ३, २, २,  
२४; ४, ३, १८; ६, ३, ११; १९;  
४, ७; १६; ४, १, ३, १८; २,  
१, २, ३; ४, १, २; ४, १, ६; २, १, २;  
४, १, १; १, ३; ५, २, २; ६, ६, ६; ५,  
४, ३, १४; ६, ३, १, २०; ४, ३, ४;  
११, ५, ९, १२; १२, ४, ४, १; ७,  
३, १, २; ९, २, ४; १३, ४, २, १०;  
५, १, १, १; ६, २, ९; १४, १, ४, १, १;  
२, २, ४, २; ८, ३, १; का. १, ५, १,  
३८; २, २, २, ९; १०; ११; तै. १,  
४, २, ३; ४; ८, १-३; २, ४, १, ४;  
७; ५, ५; ६, ३; ४, ७, ४; ७; ८, ६;  
६, १, ३; ६, ३, ४; ६, ३; ७, १, २, ६;  
१५, १; १६, २; ४; ८, १, ३; ४, २,  
३; ४; ३, २; ६, ९; ३, २, ९, ३; ३, ९,  
६; ५, २, २; ७, ५, १, २; १, ३, १;  
तैआ. १, ८, १; ८; ४, ३, ३; ६, २;  
७, ३; १०, ५; ११, ८; ७, ३, ९, ५,  
३; ६, ७; ९, १०; १०, १, २; ७, ४, १;  
१०, १०, २; ११, १; ४, ९, १;  
तां. १, ६, ४; ५; ९; ११; ११, ३,  
१; १४, ११, १; १५, ५, ३; २१,  
१०, १, २-१६; २२; २४, १८, ८;  
जै. १२३; सा. १, ७, ४; ८, ७; मं.  
१, १, १; गो. २, १, ४; २, ४, ३, ४,

९; ५, १, ३; -व: ऐ. १, १३; २२;  
२८; ३०; २, २; ३४; ३, २, ९;  
३३; ३४; ३५; ४, १०; ३२; ५, ८;  
१३; ऐआ. २, ३, ४; शां. ६, ५;  
६; ९; ७, १०; ८, ७; ९, ५; २०,  
३; ४; २१, ३; २२, ५; ९; २३, ३;  
८; २५, २; ९; २७, ५; शांआ.  
१, ५; ६; शा. १, १, ४, २, ३; २, १,  
१९; २, १; २, १, ४; ३, २; ५, १, ५;  
७, १, ४; १६; ३, १, २; ८; ४, ३;  
८, २, १, ५; ९, १, १, ९; २, २, ३,  
२, ५; ३, १, ३, २, २; २, २, २, ५; ३,  
३, ४; ४, ३, १, ३; ६, २, २०; ३,  
१, ९; ७, १, १, १; ९, २, १, १;  
३, १, ४; ४, २; १७; २, ४; ४, १,  
१, १, १; २, ५, १, ५; ४, ४, ९; ५, १,  
४, ४; २, ४, १, ३; ३, ३, ७; ६, १,  
३, १, ६; ३, १, ८; १, ९; २०; ४,  
२, ६; ३, १०; ५, ४, १, १; ९, १, १,  
६; १, ५; २, २; २, ५; २, ३, २०; ५,  
१, ६, २; १०, १, ३, ८; १, ३, २, ७,  
१, २; ४, २, ७; १०; ५, १, १, १; १४,  
१, ३, १, ३; ४, ४; ८; १, १; ६, ९,  
१०; १०, ४; ७; १०; १, ३; १६; १, ९;  
७, १, १, ४; का. १, १, २, ६; २, ३,  
२, २; ६, २, ४; २, १, ३, २, ४; ४,  
१, ८; १, ९; २, १, १, १; १, ६;  
तै. २, ४, १, २; १, १; ३, ५; ५, १, १;  
५, ४; ६, ७, २; ८, ४; ९, १; १०,  
५; ६; १, ४, ४; ५; ६; १, ५, १, १, ८,  
१; २; २०, ४; ५; ७, १, २,  
३; ८, २, ८; ३, ३; ४, ३; ५, ५; ६,  
१; ३, १, १, १; ९; २, १, ४; ५, २;  
५, १, १; ६, ४; ८, ६; ३, ७, ६; ५, ९,  
१; १०, ५; ६, १, २; २, १; ३; ३,  
१, ४; ४, १; ५, १; १, १, ४; १, ३, १;  
१, ४, २; ३; १, ५, १; ७, ७, १, ४; १, ३,  
४; १, २, ३, १; ९, १; तैआ १,  
५, १; ८, ३; ३, १, १, १; १, ३; १, ४;  
१, २; ४, ३, २; ५, १; ७, २; ४; १, १,  
८; ५, ३, ६; ४, ४; ६, ९; ९, १०;

६, १, २; ४, २; ५, १; २; १०, १, ३;  
१६; १०, २; ३; तां. १, १, २; ८,  
१, ५; १७, १, १०; १, २; १८, १, ४;  
२१, २, ९; जै. १, २; २०; जैउ.  
१, १, २, ३; ३, १, २, २; ५; ६;  
७; ९; ४, ५; ८; २, ५, १, २; ५, १,  
१, ३; १, १; २, ५; ८, ३; १, २; ७,  
३, २; ४, ५, १, १; ७, २, १०; १०,  
१, १; मं. १, २, ३; ४; ४, ९; गो.  
१, १, १, ५; २, ९; २, १, १; १, २; १, ६;  
४, ८; १०; २, २, १, २; ४, ७; ९;  
-व: ऽइव शा. ७, २, १, २०;  
-वम् ऐ. १, १६; १, ९; २, ८; ५,  
१, ३; १, ८; २, ५; ६, १, १; ऐआ. २,  
३, ४; शां. ८, १; ९, २; २०, २;  
३; ४; २१, २; ३; ४; २, ३, ८; २, ६,  
१, १; २, ७, २; शांआ. ८, ५; शा.  
१, २, ४, १, ६; ८, २, १, ५; ३, २, ४,  
२०; ३, २, १, २; ८, ४, १, ३; ४, ३,  
४, ९; ६, २, २; ७, ३, १, ३; ९,  
१, १, २; १, २, ९, २, ८; १, ३, ५, १,  
१, १; १, ४, १, ३, २, १; ३, १, २, ८; ४,  
२, १, २; ७, २, १, ८; का १, ६, २,  
६; तै. १, ४, १०, ९; २, ४, १, ४;  
४, ९; ५, ८, ४; १०; ६, ६, ४; ७, १;  
५; ८, ३; १०, १; २; ४; ५; ६;  
१, ४, १; ५; २०, १; २; ३;  
४; ५; ८, १, १; ३; ४, ४; ३, १,  
१, १; २, १; ८; ५, ९, १; ६, २, २;  
३, ४; १, ३, १; १, ४, १, २; ७, ९, ७;  
१, १, ५, १; २; ३; १, २, ३, १; ४; ५,  
६; तैआ. ६, ३, २; १०, १, १, १;  
तां. १, १, २; १, ४, ८, १; ९, १, २;  
जै. ७; १, २, ७; १, ४, ६; जैउ. ३, ७,  
१, ८; मं. १, २, ३; ४; प. ५, १;  
६; गो. १, १, १; २, ९; २, १, २;  
४, ८; १०; ५, २, १; -वम्-ऽवम्  
ऐ. ५, ६; -वयो: शां. २, ५, २;  
२, ६, ८; तै. २, ८, ९, १; गो. १,  
४, ८; १०; -वस्य ऐ. ४, ३, २,  
५, २; ५; १, ९; ८, ७; १, ३; १, ८;

ऐआ. १, ५, ३; शां. २, २, ६,  
 १४; १९, ९; २०, ३; २१, २, ४;  
 २२, २; शांआ. २, १८; ९, १;  
 शा. १, १, २, १७; २, २, १; ४, ४;  
 ७, ३, २०; ४, १३; २, १, २, १०;  
 ३, ४, ३८; ३९; ६, २, ५, ७; ३, १,  
 ४, १८; १९; ५, ३, १२; ४, ४; ६, १,  
 ४; ७, १, १; ४, ३; ९, ४, ३; ४, ३,  
 ५, ७; ७, १, ५, २-५; १, ५; २, २,  
 १३; ४, १७; ४, २, १०; ६, ३, १,  
 १४; १६; १८; ३८; ४, १, १; ६,  
 १, २, १; ८, ४, २, १०; ९, १, १, ९;  
 १०; २२; ३, ४, १७; १२, ८, ३,  
 २९; १३, १, ८, ८; १४, १, २, ७;  
 ३, २, १; २, २, ३८; ९, ३, १२;  
 का. १, ३, १, १४; ४, १, २७; २८;  
 ६, २, ३; ४; २, १, २, १३; २, १,  
 १; २, ३; तै. १, ३, ६; १; ८, २;  
 ५, १, ३; ३, १; ७, १, ९; २, ४, २,  
 ३; ५; ६, ५, २; ३; ७; ८, ६, ३; २,  
 २, १; ३, २, २, १; ४, ५; ५, ९, ६,  
 ३; ८, १; ९, १; ८; ६, १०, २; ७, ७,  
 १४; ८, ३, २; तैआ. १, ११, २;  
 ३; ३, १०, १; ४, २, १; ३, २, ५,  
 ३; ८, १; २०, १; ५, २, ५; ७, १;  
 ६, ३, २; ४, २; ९, ३; १०, २७, १;  
 तां. १, ८, १; जै. ७; ९; १३९;  
 जैठ. ४, १२, २, २; ३; ४; जैआ.  
 २, ९, १; आ. २, १९, ६; मं. १,  
 ६, १८; २९; दै. ३, २, ५; गो. १,  
 १, ३२; ३, ५; ४, ८; ४, १०८; २,  
 १, २; २, १०; १, ५; ५, ८; -वस्य  
 -वस्य तै. २, ४, ३, ६; -वा शां. ८,  
 ७; तै. २, ६, १०, ४; १४, ३; २०, ३;  
 ३, ६, १३, १; १४, २; मं. १, ५, ९,  
 -वा: शा. १३, १, ६, २; ४, २,  
 १६; तै. २, १, ३, २; ५, ६, ५;  
 ३, ७, ४, १; ५, १; ४; ६, ३; १२, १;  
 ८, ९, ३; ११, २, १; शां. १६, ४;  
 २३, २; -वा: तै. २, ४, ४, ८; ९; ८,  
 ७; ५, ५, १; ६, ६, १; ७, ७, ५; ८, ६,

५; ८, ७, २; ८, ७; ९, ८; ३, ७, ५,  
 ४; ६, ५; ७; १२; १६; २, ४; ७, ११;  
 ११, २; १२, १; ९, ४, ८; तैआ. १,  
 १, १; २०, १; २, १, ३; २३, ७; २, ३,  
 १; ५, २; ६, २; ७, १; ३, १४, ४; तां.  
 २१, १०, १, ७; गो. १, ३, १; ४, १, ७; ५,  
 २१; -वा: ऐ. १, २; ६; ७; ८; ९; १०;  
 १२; १४; १६; १७; १८; २३;  
 २४; २५; २७; २९; २, १; २, ३;  
 ६; ७; ८; ११; १३; १५; १६; १७;  
 १८; १९; २२; २३; २५; २१; २३;  
 ३६; ३७; ३, ६; ११; १५; १७; १८;  
 २०; २१; २२; २५; २६; २७;  
 २८-३०; ३३; ३९; ४२; ४३;  
 ४५; ४६; ४८; ४९; ४, १; ५; ७;  
 १८; १९; २४; २५; २७; ७, १;  
 ९; ११; २४; २५; ३२; ६, १; २;  
 ४; १४; १७; १९; २०; २४;  
 ३२; ३३; ३५; ३६; ७, ११; १३;  
 १६; १७; २४; ३०; ८, ६; १२;  
 १४; १७; १९; २१; २४; २६;  
 २७; ऐआ. १, १, ४; २, १, ३; ४;  
 ५; ८; २, २, १; २; ३, ८; ४, ३;  
 ६, १; ३, १, ६; ४, १, १; ५, १, १;  
 ४; शां. १, १; २; २, १; ७; ८; ३.  
 १; २; ४; ८; ४, १; ४; १४; ७,  
 २; ६, १३; ७, १; २; ३; ५-७;  
 ८, १; २; ८; १, ३; ४; १०, ३; ६;  
 १२, २; ५; ६; १३, १; ३; १४, १;  
 ५; १५, १; २; १६, ३; ११; १७, ३;  
 १८, ६; १; १९, ५; २०, १; २१, १;  
 २२, १; ३; ५; ६; ७; ८; २३, २;  
 २४, १; ८; २६, ७; १३; २८, १;  
 २९, १; ३०, ७; शांआ. १, ४; ५;  
 ७; ३, ६; ४, १; ४; ९, ३; ६, २०; ७,  
 १५; १६; १८; १२, ४; १३, १; शा.  
 १, १, १, ४; ५; ७; १७; २, ३; १७;  
 २१; ४, १; २, १, ६; ३, १; ५; ६;  
 ४, ८; ९; १३; १७; १८; ५, १; ३;  
 ५; ९; १८; २४; २५; ३, १, ५; ३, ८;  
 १३; १६; ४, १२; २३; ४, १, २३;

२७; २८; ३४; ३५; २, १; ५; १४;  
 १७; ४, ८; ५, १३; ५, १, १७; २६;  
 २, ३; ६; १८; २०; ३, २-५; ९-  
 १३; २१; २३; २४; ४, ६; ११; ६,  
 १, २; ७; १०; २, १; २; ३; ३,  
 ७; १२; १५, २३; २८;  
 ३६; ४, १-५; १७; ७, २, २२;  
 २४-२६; ३, १; २; ४; ५; ७; ११;  
 १५; २३; २६; ४, ३; ४; २२; ८, १,  
 ३७; २, ८; १०; १४; ३, ८; १०;  
 २५; ९, १, ३; १०; १०; १९; २,  
 २८; ३४; ३५; ३, ११; १४; २, १,  
 १, ८; २, १३; १७; १९; ३, १; २;  
 ४; ४, १; ७; ९; १६; २, २, ३; ६;  
 ८; ९; ३, २; ३; ४, १२; १८; ३, १,  
 ७; १९; २, १६; १८; ३, ६; ७; १३;  
 ४, १-३; ४; १६; ४, १, १०;  
 ११; २, ६; ३, २; ३; ५; ६; ८; ११;  
 १२; १४; ४, १३; ५, २, ४; ३, १;  
 २; ४; ४, १; ११; ६, १, १; ३; ११;  
 २, १; २; ३, ४; ४, १; ३, १, १, १;  
 ६-८; १०; २, १४; १८; २१; ३, ३,  
 ४; ११; २५; ४, ३; २, १, १८; १९;  
 २२; २३; २, २; ११; १३; १८;  
 २३; २८; ३, १; ६; ४, १; २; ४; ६;  
 १०; २१; २२; ३, २, २; ३, १६; ४,  
 २; ६; २०; ४, १, १६; १७; ३, ४, २,  
 १; २; ५; ६; ८; ९; १३; १४; १५;  
 १६; ३, १; ३; १५; ४, ३-६; १६;  
 ५, १, ७; ९; २१; २३; ३, १; २, ९; ३,  
 ५; १५; ४, २; ३; ६, १, १; ८; ९; २६;  
 २७; २८; २९; २, २; १०; ११;  
 १७; १९; २५; ४, ८; २६; ७, १,  
 २७; २९; ३०; २, २; ३, २; ३; १०;  
 ११; १३; ८, १, १६; २, १७; ३,  
 ११; १२; २८; २९; ९, १, १३; १४;  
 १६; १८; २, ६; ७; १२; १४; ३, ८;  
 ९; १०; १९; २८; ३०; ४, १; ६;  
 १३; २०; २२; ४, १, १, ६; १९;  
 २१; २५; २, ५; ७; ८; ३, १; २; ५;  
 ७; ८; ४, ८; १०; ५, १३; १४;

२, १, ५, ३, ६; १४, २, ३, ८; ११;  
 ३, ८; ४, ११; १२; १९; २४, ५, ५;  
 ७; ३, १, १०-१२; १३, २६; २;  
 ५; १२; १३; ३, १६; ४, २; ४, १४;  
 २०; ५, १; २; ४, १, १०; १३;  
 १६; १८; २, ७; १३; १६; ३,  
 १; ३; ४; ४, १०; १३; ५, १, १;  
 ३; ८; १०; ४, १; ७, २; ६, ४, १;  
 ६, १; ७, ६; १३-१५; ८, १८;  
 ९, १; ५, १, १, १; २; २, २; १३;  
 ४, ९; २, ४, ३; ६, ७; १४; ५, १;  
 ५; ९; ३, ३, १२; १३; ४, ३;  
 २३; ४, २, ३; ३, १९; ५, १, १०;  
 २, १०; ४, १२; ६, १, १, २; ७;  
 ११; २, ३; १०; १२; २१; २२;  
 २६; २७; २८; २९; ३६; २, २,  
 ७; १२; १७; ३, १; ७; ८; १०;  
 ३, १, १; ५; ८; १५; १६; १७;  
 १८; २२; २९; ४०; २, १; ३, १;  
 ५; ७; १०; १२-१५; २१; २४; ३६;  
 ४, १, १; ४, ५; ४, १; १९; ५, १,  
 ४; २, ६; ११; १४; १६; २०; ३, ३;  
 ११; ४, १; १७; ६, १, १२; २, ७;  
 ११; ३, २; ११; ४, ६; ७, १, १, ५;  
 ६; ७; १२-१५; २२; २३; २,  
 ३; १०; ११; ३, १; १४; ४, ६; ८,  
 १, १, ४; ४, ५; ७; ११; १३; २, १;  
 ७, १, १, २, ४; ४, २; २, ४; ६; ८;  
 १०; ११; २, १, १; ४; ५; १७;  
 २, २; ७; १०; १८; ३, १; ७;  
 ४, १; ७; १३; १९; २६; ३, १,  
 १६; २, ६; १०; १४; १८; ४, १, ३;  
 १०; १३; १६; १८; २२; २५; २३;  
 ३७; ४२; २, १२; १३; २१; ३३;  
 ३४; ३९; ४०; ५, १, २०; २१;  
 २२; २४; २, ५; ३६; ५२;  
 ८, २, १, १; ७; २, २; ४; ३, १;  
 ४; ३, १, १; ३, ८; १२; ४, ७; ९;  
 ४, १, १; ४; २, ५; ३, ३; ४; ३; ५,  
 १, १; ७; २, १, ८; १६; ३, ४; ६, १,  
 १, २; ५-९; १०; १५; २१; २३;

२, १; ४, ५; १३; १९; ३, १; ३; ८;  
 १९; २३; ७, १, ६; ९; १३;  
 २३; २, १९; ४, १; ७; १७; १८; २,  
 १, १, १; २; ६; ७; २७; ३२; २, १;  
 १०; १३; १६; १७; १९; २०; २२;  
 ३२; ३३; ३६; २, १, १२; १४;  
 १५; २, १; ४; ७; ३, ३; ४; ७; ८;  
 ९; १०; १३; २३; २९; ३०;  
 ३५; ३६; ३७; ४२; २, १; २; ६;  
 ७; ३, २; ३; ८; १४; ४, ३; ६;  
 १६; ४, १, १; ५; २, ९; १; १४;  
 १६; १८; ४, ९; ५, १, ७; ११ ४;  
 १६; १८; १९; २०; २१; २३-  
 २८; ४७; ५५; २, ४-७; १०; १५;  
 १०, १, ३; ३; ६; ८; ४, १२; १४;  
 २, १, ८; २, १; २; ३; ३, ३; ५, १;  
 २; ३, २, ९; ५, १; ३; ४, १, १; ९; १२;  
 ३, ३; ५; ८; ११; ४, ५; ५, २, ९;  
 १४; २०; ४, ३; १४; १५; १७;  
 १८; ६, १, १०; २, २; ११, १, १,  
 ५; २, १२; ३, ५; ७; ६, ७; २६-२८;  
 ८, १; २; २, २, १; २; ३, ६; ७, २४;  
 २६; ३०; ४, २, १६; १७; ३, १, ५, ५,  
 १२; ८, ५; ९, ३; ४; ६, २, ४; ३,  
 ४; ५; १०; ८, ३, ३; १२, १, २,  
 १; ३, १७; २, २, ७; ८; ३, १; ९;  
 ३, ३, १; २; ५; १३; ४, ८; ११; ४,  
 २, २; ९; १०; ४, २; ४; ६; ७; ६;  
 १, १९; ३; ७; १, १०; ८, १, १; ३,  
 २६; २८; २९; ९, २, २; ३, ९; १३,  
 १, २, ८; ३, ३; ४, १; ७, २; २, १, १;  
 ३, १; ६, ८; ७; ३; ८, १; ११, २; ३;  
 १, १; ४; ४, ३, १४; ५, १, १४; ३,  
 १-४; ४, ६; ७; १, ३-६; ८, १, ५;  
 २, १; १४, १, १, १; ७; ११; १२;  
 १३; १६; १७; ३; २, १; १६; ३,  
 १४; २९; २, २, १-३; ३; ४; ४;  
 ४९; ३, २, २२-३०; ४, १, १; २;  
 ८; १९; २, १२; २२; ३, १; ३; ३; ५,  
 १, २; ४, ५; ६; ५, १; ६, ८,  
 ९; ९, १; २; ३; ९; ११, ३; ७, १,

२२; २, २०; ३, ६; ७; ८, २, १; २;  
 ६, २; ९, १; ९, १, १२-१७; १९; ३,  
 २; का. १, १, ६; २, ९; १०;  
 ११; १२; ३, १; ३; ४, १; ६; ८  
 ९; १५; २, २, १; ५; ६; ९; ३,  
 २; ४, १३; ३, १, ३; १२; २, २;  
 ३; ६; ७; ८; ११; १२; ३, १; ६;  
 ४, ९; ४, १, १; २; ३; १३; २, ६; ५,  
 २, १; २; ४; ३, १; १०; ६, १, १; २;  
 ८; २, १; ३, ४; ४, १; २; ३; ५;  
 २, १, १, ४; ६; १२; २, ५; १४;  
 १५; ३, ८; ४, ४; २, १, १, ५; १९;  
 २०; २, ६; ७; ८; १०; १; १;  
 २; ५; ८; ९; १३; १७; २१; २२; ४,  
 ५; का. १, १, १, १; २; २, २; ३,  
 १०; ४, ५; ६, १; २; २, १, १२;  
 १८; ४, १; २; ३; ६, १; ६; ३, १,  
 १; २, १; ३; ५; ६; ३, १; ६; ७; १०,  
 १; ५; ४, १, १; २; ३; ४; ५; ८, ३; ६;  
 ९, १; ३; ४; १०, ३; ५; ५, १, ५;  
 २, ३; ३, १; २; ३; ६, १-४; ९,  
 १; २; ४; ५; ६; ११, ३; ६, १,  
 १०; २, २; ७; ६, १; ३; ४; ५;  
 ७, २; ३; ८, २; ५; ९, १; ७, १, २; ३;  
 ४, २; ८, ३; ८, ३; ३; २, १, ४, १;  
 ५, ३; १०; १०, २; २, ३, १; ३;  
 ५; ५, १; ६, २; ७, २; ३; ८, १; ४; ५;  
 १०, १; ४; ५; ११, ५; ३, ५, ४;  
 ८, ३; ११, १; २; ३; ४; ४, २, ९;  
 ४, ५; ६, ४; ८; १०; ८, ५; ५, १,  
 २; २, ४; ५, १; ६, ३; ८, ४; १०;  
 ६, ५; ७; १४, ६; १५, २; १८, १;  
 ३; १९, १; २; ७, ५, १; ८, १; २;  
 १२, २; ६; १४, २; ३; १५, ५; १६,  
 १; ८, २, १; २; ३, ५; ४, ४; ६; ५,  
 १; ६, २-४; ८, ४; ५; ७; १०; ९,  
 ३; ५; ३, १, १, ४; ७; ११; १२;  
 २, ४; ६-९; ११; ४, ७; ११;  
 ५, ५; २, ३, ८; ५, ८; ९-१२; ९,  
 २; ४; ६; ३, २, ३; ५, १; ७; ८; ८,  
 ५; ९, ८; १२; ११, १; ५, ८, ३;

१०,४;५;१३,३;६,३,२;४; ९,१;  
 १५,१; ७, ५, ११; ६, ३; १६;  
 २१; ९,२; १०, २-४; १२, ५;  
 १४,२;८,३;४; ४,२;७,२;३;९,  
 ३; १०,४; १४, १; ६; १७, ५;  
 २२,१; ९,३,३; ६,४; ८,१;१०,  
 १;११,२; २२,१;२;३; १०,३,  
 १; ६,१; ९,१४; ११, २,४;३,  
 १; ६, १; १२, १, १; २,१; ३,  
 १-३; ४, १; ५, १०; तैआ. १,  
 ७,५; ९,३; ६; १३, २; २७,१;  
 २, १,१; २;३,१; ९,१; ११,१;  
 १५,१; १८,१; ३, ८,२; ११,५;  
 ९;१३; १२,३; ४;७; १३, २;  
 १४, ३; १५,१; ७, १,१; २,२;  
 ७, १,१-३; ६;२,७;६,१०; ७,  
 १२; ८, ८; १३; १०,१; ११,३;  
 ६,१,१४; ७, ५,३; ८,३,१; ५,  
 १; १०,१,१;४;१०; २१,१;६२,  
 १;६३, १; तां. २, ६, २; ७,२;  
 १२,२; १५, २; ३, २,२; ५,२;  
 ७,२,२; ३,२; ५,२; ३; ९;४,६,  
 १३;१०,१;१,३,९; १०;५,१५;  
 ७,१; ११; ६, १,१०;५,१; १०;  
 १२; ६, ८; ७,५; १८; २४; ९,  
 १६; ७, ४,२; ७; ५, ६;७;२०;  
 ७,१७; ८,२; ९, १६; १०, १०;  
 ८,२,८;३,१; ३;५; ४, १; ५;  
 ६;९; ५,७;११;६,१; ५;६;८,१;  
 ९,२;६; १५; ९,१,१; २,३; ९;  
 ११; ५,४; १०, ७,२; १२, २;  
 ३;४; ११, ५,६;९; १२, ३,१०;  
 १३; १४; ५,२३; ९,२१; १०,  
 ६;२४;१३; २७;२९; ३१; १३,  
 ३, २४; ४,८; ६,७; ७,१०; ८,  
 १;४;५; १७, ३,१०; २४; ४,७;  
 ८,६;९,१०; २६;३६; ४०; १७,  
 १,६; २,७; ३, २३; २९; ३६;  
 ९,११; १४; ११,५; १६, २,२;  
 ३; ३,२; ७,२; ११, ९; १२,७;  
 १४, ४; १७, १, १; १३, १८;

१८,१,२; ५;९;१७; २,८;५,२;  
 १९,७,१; ११,६; २०, १,३; ३,  
 २;४; ६,१; ८,१; १५, १; २१,  
 ४, २; ४; ८, २; १३, २;  
 २२,८,४; ११,२;६; १२,१;१४,  
 २;५; १७,२; २३,६,२; १२,२;  
 १६,२; १९,२; २७,१,९; ६,२;  
 १९,२; २५,५,३;८,२; १०,११;  
 १३,३; जै. ५;९;११;१४; १५;  
 १९;२०; २२; २३;२६; ३२;  
 ३४;३७;३८; ४६; ४७; ४८;  
 ४९; ५१;६३; ६५; ७४;७८;  
 ८१;८१;८४; ८६; ८८; ९२;  
 ९६;९७;९८;९९;१००; १०८;  
 ११२;११५;११७; १३१;१३२;  
 १३३; १३६; १३९; १४१;  
 १४२; १४३; १५५; १६१;  
 १६५;१६८;१७२;१७४;१७५;  
 १८२; १८५; १८६; १८७;  
 १८८;१९१;१९३;१९८;२००;  
 २०४;२०७;२११; जै. १, १,  
 १,२;२,१,२; ९;२,२; ३,४,१;  
 ४,१,२; ५;२,१;३; ७;९; ४, २;  
 ६,२,७;८; ११,२,५;६; १३, २,  
 १;४;७;१५,४,१; ४; १६,१,१;  
 २,३;१८,३,८;९; ५,१; २,१,२,  
 ४;२,१,४; ३,१,१; ४,१, २; २,  
 ५;१०; ५,१,१;३; ३,१,२,८;४,  
 ५,२; ५,७,६;८; ६,२,४; ७,२,  
 १; ७,८,१,६; १०, ३,१;४, २;  
 सा. १,१,८;१५,४, १२; १४;८,  
 १०; सं. १; सं. १, २,१५; १६;  
 २,१,१०;१३; २,१७;३,२१; ४,  
 ४; प. १, १; २;४;२,३;३,१;  
 १२;७,१; ४;५;६; ७,२; गो.  
 १,१,१;७;१३; २३;३९; २,१;  
 ५;२,६;१६;१९;२०;२१;२२;  
 ३, १;५;१८;१९; ४,७; ८; ९;  
 - १०; १२;४,१५; २३; ५,१०;  
 २३;२,१,३;६; १५;१७; २०;  
 २४; २६;२, २;४; ६; ७;८;

११;१३;१५; १६;१८;२४;३,  
 ९;४,११;१२; ५,१;७; १५;६,  
 २;१०; ११; १२; १३; १४;  
 -वाचु ऐ. १, १; २; १६; २८;  
 २,२;६; १०; १२;३४; ३,१५;  
 ३७;७, ३०; ५,२८; ३२; ६,३;  
 ४;३६;७,५; ९; १६; ऐआ. २,  
 १,८; शां. ३, ३;६; ७, १४;५,  
 ५;६,१५;७,१०; १०,४;१२,४;  
 ६;७;२०,३; २२,१;२;५;९;२३,  
 ३;८; २७,९;२५,९; २६,६;२८,  
 १०; शांआ. २, १५;७,१५; शा.  
 १,१,१,४;९; ११; १६;४,९;२,  
 १,१८; ५,२,४,१, २१; ३५;  
 ३९;४०;२, १६;१७; ५,१,६;  
 २,३;४; ६; ७,३, १६; ८,२,८;  
 १४;९,१,३; ३, ८; १४;२,१,  
 १,८; ३, ३;४, ७; १५;२,२,६;  
 ३,२४;३,१,३०;४,४; ४,२,११;  
 ३,२;६;५,२,४; ६,१,२२;२६;  
 ३७;४४;३,१; ३,१,१,१; ७;८;  
 १०;३,२;२,२,१०; १९; २२;४,  
 ६;२२;३,४, १७;२०; ४,३,१८;  
 ५,१,२३; २,९; १३; ४,२;६,  
 २,२६; ३,१९; ७,३,९; ८,१,  
 १५;९,२,१६; ३,८;९; ७,१,५,  
 १३;२,५,७; ३,४,४; ४,३,१;४,  
 ११;५,७, ८; ६,९, १२; ६,१,  
 २,९; ११; २१; २६; ३६;३,१,  
 १५;२०;२४; ४,२, ६; ५,३;३;  
 ६,३,२; ७,२,६; ८,१,२; ७,१,  
 १,२४;२,२, २१; ३,२,५; ४,१,  
 २; ८,२,२,८;९; ४,२, २; ७,३,  
 ८;९,२,१, २१; ३,२; २०; ३,  
 ३,१७;४,५;५,१,१४; ६२; १०,  
 १,३,१;३;४, ३,९;५,२; ६,५,१;  
 ११,१,६,७; ११;७,१; २,३,१;  
 ६,१४; ५,३,६; ५,१; ६,४-८;  
 ७,६-९; १२,१,२,३; १७;२,  
 २,२३;३,४, ११,४, ४,६; ९,३,  
 ७;१४; १३,२,१,१; ३; ७, १२;

४, १, १२: १३:३, १५:५, १, १४,  
 १५, १, २, १५; ४, ८; ११; २, १,  
 १५; २, ९; १०; १६; ४, २, १४:  
 २२; ३, १; ३; ७: २९: ५, ४, ६: ६,  
 १०, ४; ७; १०; १३; १६; १९: ७,  
 ३, ७; ८, ६, १; का. १, १, १, ६;  
 ३, २; ३: ४, १; ६; १५: २, २, ५; ३,  
 २१: ३, १, १२; २, २; ६; ३, १०;  
 ४, १, ३; ५, १, ३; ६, १, १५: १६;  
 २५; २९; ३, १; २, १, १, ४; ६; ७;  
 ९: १२; ३, १३; ४, १७; २, ३,  
 २१; तै. १, २, १, ९: ११: ३,  
 १०, ४; ५: ४, १, १: २: ३; १०, २:  
 ६, ५, ५; २, २, ४, ५; २, ९, ८; ३,  
 ८, ३; ४, १, ११; ३, ३; ६, ९: ८,  
 ४; ५, ५, १; ६, ७, ६; ८, ४; ११, ९;  
 १४, ६; ७, १२, १; १४, २; ८, ३,  
 ८; ६, ४; ८, ८; ९; ३, १, २, ४; २,  
 २, ९; ६, ३; ५, २, १; ३; ३, २; ४,  
 १; ५, १; ७, ५; ९, १; ६, २, १; २:  
 ३, १; ११, ४; १३, १; १४, ३; ७, १,  
 ६: ७: ४, ३; ५, ३; ७, १४: ११, १:  
 ५; ८, १४, १; २; ५; १०, ९, १; ११,  
 ६, २; ४: १२, ८, १; तैसा. २, १०,  
 १; १९, १; ३, १४, ४; ७, ७, ३; ९,  
 २; ३; ११, ८: ५, २, ७; ६, ७: ८, १:  
 ४; ९, १०; १०, २; १२, १; ६, ५,  
 ३; ८, ८, ३; तां. ६, ९, १५: १०,  
 १७; ७, ५, ११; १२, १, ४: १३,  
 २७; १५, ७, ६; १६, १, १२; १८,  
 १, ४; २०, ३, २; २७, १२, ६; जै.  
 ६; ८; १४: २६: ४०: ९९; ११८:  
 १३२; १३६; १४०; १४१: १६८:  
 १७२: १८६: १८८; २०७; जैड.  
 १, ३, ४, १; ४, ५, १; १६, ३, १:  
 १७, ३, ५: २, ३, १, ११; २, ३: ८;  
 ३, ५, ७, ५; ७, ६, १, ५; २, ३:  
 १०, ४, २; ३; सा. ३, ७, ६; मं.  
 २, २, ७; ३, १९; प. १, १; ५; २,  
 १०; ७: १; ४; ६. २, ८; गो. १,  
 १, ६; १२; १६: २, २०, २१; ३;

१; १२: ४, ७: ८; ९; १०; ५, ६:  
 ७: ९; १६-१९: २, १, ६; २०; २३;  
 २, ८; १५: ३, २, ३; ४, १२; ६, ६;  
 -वां३ तैसा. १, १२, २; -वानाम्  
 ऐ. १, १: ३: ४; ९: १५: १६; १८:  
 २८; २९; ३०; २, १; २: ६: ७: १०;  
 १२: १३; १९; २२; २३; २६: ३,  
 १३: १४; ३७; ७, ९; २५; ७,  
 १९; २२; २३; ६, २; ७, ८; १६;  
 ८, १२; १४; २१; २६; ऐसा. १,  
 ४, ३: २, १, ३; ५, १; ३, १, ६; २, ३:  
 सां. ३, ६; २; ७, ४: १४; ५, २; ५:  
 ६, १३: १४; ७, १; ९; १०,  
 ३: ४: ६; १३, ३; १७, ५; १६, ७:  
 ८; ११; १८, १; १९, २; ४: २०,  
 २; २१, ३; २३, ४; २५, १३; २६,  
 १३: २८, ३; सांसा. २, १६: १८:  
 ६, २०; ७, १४; ८, ४: ११, ६:  
 ज. १, १, १, २: २, १२: १७; ३, ६:  
 २, १, २०; २१; ४, ४; ५, १७: २६;  
 ३, १, १: २; १५; १७; २१; २, ६:  
 १७; ४, १, ३; २, १३; ५, ४; ५,  
 १, ४; ५; १५: २४; ६, १, २; ४; २,  
 ४; ९-११; ४, २; ३: ५; १४: १५:  
 १६; ७, १, ४; १२: २, १०: २५:  
 २६; ३, ११: ४, २; ४: १४; २१:  
 ८, २, ८: १४: ३, १८; ९, ११:  
 २, ११; १२; ३, १३; २, २, २, ६:  
 ३, २८; ४, २: १०; ३, १, १०; ३:  
 ४, ५; ३९; ४, २, ७; ८; १७; ४, १५:  
 ५, १, १०: ४, ५; १०: ११; ६, १,  
 ३०: ३, १; २; ४; ३, १, १, २: ६:  
 २, १८: ३, ८; २, १, २; २, १०:  
 १९; २२: २४; ३, २, १०: ४, १, २:  
 ५, २, १४; ३, ६: ९: ४, ४, ९; ५,  
 १, २१; ३, २; १०; ६, १, २३: ३, ६:  
 १९; २१; ४, १२; ७, ११; ८, २,  
 ४; ३; ५; ६; ८, ३, ७; ८; ४, १३:  
 ५, ७; ९, १, २०; २, १६; ३, १४;  
 ४, ३; १२; १३; २०; २२; ७, १,  
 २, ५; २, ५, ५; ३, ४, ४; १०; १६;

५, १५; ४, २, १; २; १४; ३, १;  
 ४, ७; ५, २३; ५, २, १६; १७;  
 ६, ४, २; ६, ७; ८; ७, १, १, २; ४;  
 १५; ४, ११; ५, १६; २, २, १४;  
 ३, १, २; ४; ५; ७; ९; ३, २; ५, ८;  
 ४, ५, ६; ५, १, १, २; ४, ३०; ६, १,  
 २, २६; २, १, १३; ४, ३, ४; ५,  
 ४, ४; ६, १, ८; ३, ११; ७, ४, ९;  
 ७, ३, २, ३; ४, १, २५; ५, २, २७;  
 ८, १, २, १०; २, १, ३; ३, १, ३;  
 ४, १, ३; २, १२; ४, ८; ६, १, १०;  
 २, १९; ७, ३, २१; ९, १, १,  
 १९; २३; २, ३८; २, १, १२; १४;  
 ३, २८; ३, २, ७; ३, १७; ५, १, ७;  
 १०, १, ४, १२; ३, ५, १३; ४, १,  
 १६; २, २१; ११, १, ३, ३; ४, ४;  
 ५, ३; ६, ७; ८, २; ४; २, ५, ३; ७,  
 २५; ३०; ५, ६, ४-८; ९, १२; १२,  
 १, ३, १७; ४, ४, १; ७, २, ३; ८, १,  
 २; १५; २१; २, २, २; ३, २; १०;  
 १३, १, २, ५-८; २, १, २; ३; ३, ६,  
 २; ६, २, ११; ७, १, ३-६; १७, १,  
 १, २; ५; २, २१; ३, १३; ४, २;  
 ८; २, १; ४-१४; ४, २, २१; २२;  
 २९; ५, ४, ५; ७, ३, ६; ९, १, ४; का.  
 १, २, २, ५; ३, २, ३; ४, ८; ३, १,  
 ५; ७; ३, ७; ८; १४; ४, ९; ४, १, ४;  
 २८; ३, ८; ५, ३, ५; १०; ६, १,  
 ११; २०; ३, १, २; ४; २, १, १, २, २,  
 ११; १३; ३, ३; ४, १९; २, २, ३;  
 ३, १६; २, ३; ४, १; २; १२; १४;  
 तै. १, १, ४, ८; ६, ५; ८, ५; २, १,  
 ६; ५, १: ६, ५: ३, ३, २; ५, १;  
 ६, ८; ८, ४; १०, १०; ४, २, ३; ४;  
 ५, ४; ६, २; ५, १, ४; ६, ६; ७;  
 ११, ४; ६, ४, ३: ४; ८, ४; ६; ९, १;  
 ७, ३, ५; ४, १; ७, ५; ८, ५, ६; ६, ४;  
 २, २, १, ४; ६; ३: ९, ९; १०, १;  
 २; ३; ३, ८, ३; ४, १, ७; ४, ६, ११;  
 ५, १, १; ३; ७, १; ६, ३, ५; ३; १४,  
 ३; १७, ५; ७, १, २; १०, १; ११, ३;

१२, ३; ५; १५, १; ८, १, ३; ४;  
 ६; २, ७; ३, ८; ४, २; ३; ६; ८; ५,  
 ३; ७, ३; ९, ८; ३, १, १, २-५; ८;  
 २, ९; २, ११; ४, १५; १०; १४;  
 ५, २; ६, ४; २, २, १; ३; ४; ८;  
 ४, २; ४; ६; ७; ५, ८; ६, ३; ८,  
 १; ९, १; ६; ३, ३, २; ४, ३; ६;  
 ७, ६; ७; ५, ३, १; ७, ६; १२, १; २;  
 ६, ३, २; ४; ६, ४; ११, ३; ४; १२,  
 २; ७, १, ४; २, ५; ३, ७; ४, २; १६;  
 १८; ५, ३; ११; १२; ६, ३; ७, ९;  
 १३; १४; ९, ४; ६; ९; १४, ३; ८,  
 ३, २; ७, १; २; १४, ४; १७, २; ९,  
 २१, ३; २२, १; ३; १०, ९, १२;  
 ११, १, २१; ६, २; तैआ. १, ७, ६;  
 ११, १; १५, १; २७, ३; २, १, १;  
 ६, २; ९, १; १३, १; ३, ९, २; ११,  
 ३; ४; ६; १३, २; ४, ७, २; ४;  
 ८, ४; ४, २, १; ५, २, ५; ६, ८; ७,  
 १; ३; ४; ८; ११; ८, ४; १०, १; २;  
 ६, १, ४; ३, १; ४, २; ८, १; ८, ८,  
 २; ३; १०, १०, १; २; ३; २६, १;  
 ५०, १; ६, २, १; ६, ३, १; ६४, १; तां.  
 १, १, ७; ६, ७; ६, ४, १३; ५, ५;  
 १३; ७, १; १०, १०; ८, ८, १३;  
 १०, ३, ५; ६, ५, १५; १६; १२, ५,  
 २३; ८, ६; १३, २७; १४, १२, ७;  
 ९; १६, १, १२; ६, ११; १०, १०;  
 १७, ११, ४; १८, १, १४; १९, १७,  
 ८; २१, ३, ७; १४, ३; २२, १०,  
 ३; २२, ६, ३, ५; २४, १३, ५; १७,  
 ३; २५, १, ७; ११, ३; जै. ६; ७; ८;  
 १२; १४; १५; २, ३; ३, ५; ३, ७; ७, ४;  
 ८६; ८८; ९७; ९८; ११७; १३३;  
 १३६; १३९; १४३; १६१; १६८;  
 १७२; १७६; १८८; जैउ. १, २, १,  
 ७; ११, २, ५; १६, २, ६; ८; १०;  
 १२; ३, २; ४; ६; ८; १७, ३, ६; २,  
 १, १, १; २, १, २; ५, २, १; ३, १;  
 ३, १, १, २; २, ४; १४; ४, ४, ३, ५,  
 २, ३; ६, २, ४; ४, ८, १, ५; ६; १०;

जैआ. १, ३, ९; ३, ४, ६; ३, ६, ८; ४, ९, ९;  
 ५, २, ५; ५, ६, ५; २, ४, ४; ५, १०; आ.  
 १, ३, ४, २; ३, ६, ८; ४, ७, ९; ४, ८, ७;  
 ४, ८, ९; ५, २, २; २, १, ७, ८; १९, ६;  
 २, ३, १, ९; मं. १, ४, १; २-५; ६, ८;  
 २, २, १, २; ४, ६; प. १, १; २; ७; २,  
 ७; ३, १; दै. १, १, ८; ३, २, २; गो.  
 १, १, २, ७; २, ७; ४, ८; गो. १, ४,  
 १०; ५, १, ६-१९; २, १, १; ३;  
 १३; १, ४; १, ५; १, ७; १, ८; २०; २, ३;  
 २, ३; ६; १, ४-१, ७; ३, ९; १, ९; ५, ६;  
 १०; -वाच ऐ. २, ३, ५; ४०; ४, १;  
 ५, १, ७; ऐआ. १, १, १; शां. २, ९;  
 २०, २; २, २, १; २, ४, १; २, ५, ३,  
 २, ६, १०; शा. ३, ३, ४, २, ४; ६, ३,  
 १, ८; ४, ४, १, ७; ७, ३, १, २०;  
 ४, १, १, ९; ८, ४, २, १०; ११, ५;  
 ४, ३; १४, ९, ४, १, ८; तै. २, ५, ८, ४;  
 ८, ६, ८; ३, १, ३, ३; ७, ३, २; मं.  
 १, ६, २, ४; -वासः ऐआ. १, १,  
 ४; शां. २, ४, २; २, ६, १०; १, ७; शा.  
 ३, १, ३, २, ४; -वासः तै. २, ४, ४,  
 ४; ८; ६, ६, १; ३, ७, १, २, १; १, ४,  
 ४; तैआ. २, ३, १; -वासः ऐ. ५,  
 १, २; शा. १, ७, ४, २, २, ३, १, १,  
 १, १; १, २; ४, २, २, ९; ३, १, २, ७;  
 १, ३, ५, २, ७; तै. २, ४, ७, १, १, ७;  
 १, ३, ५, ८, ५, ४; ३, १, १, १, १; २,  
 ५; तैआ. १०, १०, २; -वेन ऐ.  
 ७, २, ०; शा. २, ३, १, ३, ७; ३, ८;  
 ३, ८, १, १, २; ४, ४, २, १, ६; ६, ६,  
 ८; ६, ३, १, १, ४; १, २, ८, ३, २, ९;  
 १, ४, १, ४, ४; का. १, ३, १, २, ६;  
 २, ७; तै. १, ८, १, १; ३, ७, ४, १;  
 १, ४; ६, २; तैआ. ४, ७, १; २, ४;  
 ५, ६, ९; तां. ६, २, ६; जैउ. ३,  
 ४, ४, ३; ६; गो. १, ५, १, २; १, ३;  
 १, ४; -वेमिः ऐ. ५, १; ६, १०;  
 शा. ४, १, २, १, ६; ९, २, ३, २, ४;  
 तै. १, ४, ४, ५; २, ७, १, २, ३; ८,  
 ५, ७; ३, ७, ५, १०; गो. २, २,

२०; ३, १, ५; -वेम्यः ऐ. १, २;  
 ७; १, ८; ३०; २, २; ३; ५; १, ५;  
 ३, ४; ३, ६; ९; १, २; १, ३; ४, ५; ४, ७;  
 ४, २, ६; ५, २, ८; २, ९; ३, २; ६, ८;  
 ८, ९; २, १; ऐआ. १, १, ४; २, १, ८;  
 शां. २, १; ३, २; ३; ५; ६; १०,  
 ६; ११, ६; १४, ३; १७, ४; २, ८,  
 ७; शांआ. ३, ६; ६, २०; ७, १;  
 १५, ३; शा. १, १, २, १, ३; ४, १;  
 १०; १, ८; २, ४; २, ४, ४; ५; ५,  
 १, ६; ३, १, ३; १, ९; २, ६; ३, १, १;  
 ४, ६; ९; १, १; ४, १, ४;  
 २, ३; ३, ०; २, २; ३; १, १; १, ३; ४, १;  
 २; ७; १, ४; १, ५; ५, १; ४; ५, १,  
 ४; ५; ८; ९; १, ४; १, ५; १, ८; २, ६;  
 ६, ३, २, ०; २, १; ४, १, ७; ७, १,  
 १, ९; २, १; २; ६; १, ०; ८, २, १; ५;  
 ८; ३, ७; २, ४; ९, १, १, ९; २, ३;  
 २, २, ३; ३, ९; २, २, १, १, ३; ३, २,  
 १, ८; ४, २, ७; १, ०; १, १; १, ८; ३, १;  
 ४, १, ६; ५, २, २, ९; ६, १, ३, ७;  
 ३, २, १, ३, ९, ३, २, १, ६; ४, १, ७;  
 ४, १, १, ७; २, ५; २, ६; ७; ३, १, ९;  
 ५, १, ३, २; ३, ३; ३, ५; ३, ६; ६, १,  
 ८; २, ८; १, ०; १, १; १, ५; १, ६; ३,  
 ३; ७, ३, ९; ८, १, १, १; १, ६; ९, २,  
 ६; १, २; १, ४; ९, ३, ५, ८; ९; २, ५;  
 २, ८; ४, ९; ४, १, १, १, १; १, ३;  
 २, ४; २, २, ३; २, १, ३, २; २, ३;  
 १, ६; ३, १, १; १, ५; १, ६; १, ७; ५, १, १;  
 ३, १, २, ७; ४, १, १, २; १, ३; १, ४;  
 १, ६; २, ३; ३, १, १, १; १, ३; ५, ६; ३;  
 ८, १०; ६, ९, १, ६; ५, २, २, १, ५;  
 ४, ५; ५, २, १०; ६, १, १, ७; ३;  
 १, २, २; २, ६; ३, १; ३, ९; ५, २, २, १;  
 ६, २, ६; ७, २, ४, २, ६; ३, १, २, २;  
 २, १, ४; ५, १, ३, ०; ८, ४, २, ५; १, २;  
 ९, २, ३, १, ०; ३, ३, १, ४; १, ७; ५,  
 १, १, २, १, ५; १, १, १, ८, ३; ४; ५;  
 २, ५, १; ५, ९, ७; १, २, १, २, २;  
 २, ३, ८; ४, ४, ६; ७; ५, १, ६; ६,

१, १९; २७; ९, ३, १०; १३, १, २,  
 ३; ४; ८; ९; ६, २; २, १, १, ११,  
 २; ४, २, १६; ५, ४, २; १४, २, १,  
 ६; २, ८; २८; ३७; ५३; ४, १, ३-७;  
 ३, ३; ६; ९, ३, ८; का. १, २, १,  
 ९; ३, १, ६; २, १; ३, ९; १५; ४,  
 ९; ५, १, २६; २, १, २, १२; ३, ८;  
 १४; २०; २५; २, २, ३; ४; ३,  
 १५; ४, ३; १६; तै. १, १, ३, ३;  
 ९; ९, १; २, १, ५; २, ५; ३, २, ५;  
 ६, २; ४, ४, ५; ८; ५, ६, ७; ६, ९,  
 १; २, २, २, ५; ७, ४; ११, ६; ४, १,  
 ९; ७, १; ५, ८, ९; ८, ८, १; ३, १,  
 २, ७; ५, ५; २, १, ५; २, ३; ४; ५;  
 ३, ८; ४, १; ५, ६; ८; ६, १; ९, ११;  
 ३, ४, ३; ६, २; ७; ९, १०; ४, १४,  
 १; ५, १०, ५; ६, २, १; २; ३, २;  
 ३; ५, १; ११, २; ७, ४, ९; १६;  
 ६, ३; ५; १०, ४; १४, ४; ८, ३, १;  
 ६; ७, २; ३; ९, ३; १२, २; १४, १;  
 १२, २, १; ४, १; तैआ. ३, १०,  
 ३; १३, २; ४, १, १; २, १; ७, २,  
 १; २; ६; ११, ३; ६, १, १; ७, २;  
 १०, १, ९, १०, ६; १०, २, १; ३,  
 १; ४, १; ६, १; तां. १, ३, १; ५;  
 ६, ४, १; १३; ५, १०; ७, ५; ६;  
 १८; ७, २, १; ३, २६; ९, १, ३, ५;  
 ११, ५, २६; १०, १०; १४, ३,  
 १०; २१, १०, ११-२२; २४, १,  
 ६; २५, १, ११; ८, २; जै. २३;  
 ८३; ८६; १०८; ११२; १४३;  
 १६५; १६८; १८२; १८५; २११;  
 जैड. १, ३, १, ८; २, १, १, ३; ६;  
 ९; १२; १५; १८; ३, ४, ४, ३; ६;  
 ४, १०, ३, १; सा. १, २, ५; मं.  
 २, २, १०; वं. १; प. १, १; ४, ३;  
 गो. १, २, २०; २१; ४, ७; ९; १५;  
 २, १, ७; २, ६; १०; १३; १४; ३,  
 १०; ६, ५; -त्रेषु ऐ. १, २२; २,  
 २; ३, ११; २८; ३०; ४, ५; ऐआ.  
 २, ३, ४; शां. २, ४; ३, ९; ५,

७; २८, १; २; चा. १, १, १, ८; ५,  
 १, २६; ६, १, १; २; ७; ८; २, १, ३,  
 ३; ४, २; २, ३, २१; ३, १, १९; ३,  
 २, ४, ७; ५, ३, १३; १४; ६, २,  
 २५; ८, २, ३; ९, ३, ५; ४, १, २,  
 ६; ५, ४, १२; ६, ५, १, ७; ७, २,  
 २, ४; ८, ४, १, ४; ६, १, ५-९;  
 ३, २४; ९, २, १, १५; ५, १, १५;  
 ४८; ४९; १०, ३, ५, १४; ११, १,  
 १, ६; १२, ३, ४, ११; ८, १, १९;  
 १४, १, ४, १४; ४, २, २७; का. १,  
 १, ३, २; ३; ३, १, १२; तै. १,  
 २, १, २१; ६, ७, २; २, १, १०, २;  
 ३; ४, २, ३; ५, १, १; ६, ३, ४; १५,  
 २; ३, ५, ९, १; ६, १, २; २, २; ४,  
 १; १३, १; १४, ३; १५, १; ७, ५, १;  
 ११, २, १; तैआ. ४, ७, ३; ११,  
 ८; ५, ५, ३; ६, २; ७; ६, ५, १;  
 तां. ७, ८, १; ८, १, २; ३, ३; ४, ६;  
 १३, ३, २४; २०, १५, १५; २५,  
 १३, ३; जै. १६; ४८; ५७; १३२;  
 १३३; १४०; जैड. १, १८, ४,  
 ९; २, ३, १, ५; ४, १०, २, १; सा.  
 १, २, १०; मं. १, ६, ३१; २, २,  
 १९; ४, ६; प. ४, ७; गो. १, १,  
 ३९; २, ४; ३, १; २, १, २५; ५,  
 १; -वै: ऐ. १, २४; २८; २,  
 ३४; ६, ४; ऐआ. ३, १, ६; शां.  
 ९, २; १२, ५; शांआ. ७, १५;  
 शा. १, ८, ३, २०; ९, ३, १४; २, ४,  
 २, ११; ४, ४; ५, २, २८; ४७;  
 ३, १, १, ११; १२; ३, ४, २०; ४,  
 २, १; ७, १, २५; ९, ३, १०; ४, ३,  
 २, ५; ४, ५, २२; ७, १, १, ७;  
 ४३; २, १, ४; २, १०; ३, २,  
 ६; ८, ६, २, २३; ७, ४, १७; ९, २,  
 ३, ४; ३५; १२, ६, १, ३७; ८, ३,  
 २९; ९, २, ४; १३, ४, ४, २; ३;  
 १४, १, ४, १०; का. १, ३, ३, १०;  
 ४, २; ५, १, २५; ३८; ६, ४, ८; तै.  
 १, ४, ८, ५; ७, १०, १; २, १, ५,

१०; ४, २, ६; ३, ४; ५, १, २;  
 ६, ५, १; ७; ६, ३; ७, २; ८, १;  
 १०, १; ७, १२, ५; ८, ८, २; ३, १,  
 १, ८; ६, २, २; ८, २; १३, १; १२,  
 ३, ३; तैआ. ३, ११, २; ४, ४, १;  
 ६, २; ५, ५, २; ७, ८; ६, ५, ३; जै.  
 १३२; गो. १, ५, १२; १३;  
 १४; २, २, २; -०वी तै.  
 १, १, १, ४; २, ८, ६, ५; -०वी श.  
 ११, ६, ३, १०; १४, ६, ९, ९; ९, ४,  
 २०; २१; तै. २, ४, ८, ४; ६, ७, ४;  
 ८, १, ५; ३, ११, ५, २; तैआ. १०,  
 ४०, १; तां. २१, १०, १२; जै.  
 १८६; जैड. १, ११, २, ४; मं. १,  
 ४, ७; गो. १, ४, ८; १०.  
 देवी- -०वि शां. १०, ६; श. ३,  
 २, ४, २०; ३, १, १२; ६, ६, २, ६;  
 ७, २, १, ९; ४, २, १५; तै. २, २,  
 ५, २; तैआ. ३, १०, १; ४; १०,  
 १, ८; ३०, १; ३९, १; तां. १, ३,  
 १; ८, २; ३; ४; ८; १०-१२; १४;  
 १५; १६; ६, ७, ६; २१, १०,  
 १८; १९; गो. २, २, १७; -०वी  
 श. ३, ५, ३, १८; -०वी श. १४, १,  
 २, ९; का. २, १, ३, ५; तैआ. ४,  
 २, २; ५, २, ७; -०वी ऐ. १,  
 ३०; ४, १०; ५, ५; २७;  
 ७, ३; ८, ७; शां. २०, ४; २२,  
 ९; २५, ९; शांआ. १, ५; ६; श.  
 १, ८, १, २९; ३, १, १, ४; २, २,  
 २०; २१; ४, २०; ५, २, २, ११;  
 ६, ५, ४, ३; ७, २, १, १५; १२,  
 ४, १, ९; १४, १, २, १५; २, २, १;  
 तै. १, ४, ३, १; ८, २; ७, ६, ७;  
 २, ४, २, ७; ८; ६, १०; ५, १, २;  
 ३; ५, ३; ६, ८, ४; १०; २; ३; १३,  
 १; १४, २; ३; २०, २; ३; ७, ७,  
 १; २; ८, १, १; ६; ३, १, १, २; ४;  
 ३, १; ५, ८, ३; १३, ३; ६, १३, १;  
 १४, १; ७, ६, ४; ८; १२, ३,  
 १; २; तैआ. ४, २, २; १७, १;

५,२,६; ६,१,२; १२,१; १०,१,  
७;२६; १;३०,१;३९,१; ४०,१;  
तां. १,२,९; ६,६,१६; जैउ. ३,  
१,४,८; सा. २, ३,१; मं. १,६,  
२७; गो. १, ४, ८; -०वी: श.  
३, १,४,१५; ९,४, १६; तै. ३,  
३,६,१; -०वी: श. १,१,३,७;  
३,८,२,३; ९,३, २५; ४,४,५,  
२१;५,१, ४,६; तै. ३, ६,३,३;  
-वी: ऐ. २,४;२०; ३,४८;८,२७;  
शां. १२, १; श. ३, १, २, ६;  
११; २, २, १९; ७,४,६; ९,३,  
१४; ६, ४,३,२; ५,४,४; ५-  
८; ८,२,३; ९,२,३,८; तै. १,  
२,१,१; ४, ८, ५; ७, ६,१; २,  
५,८,५;६,७,४; ८,२;३; १०,१;  
४; ११,६; १४, १; ४; १७,४;  
६;१८,२;२०,१;४; ३,१,१,८;  
२,६;२,५,३;३,६,१; ५,१२,१;  
६,२,२;३,४;१३,१;१४,१,२;  
७, ४, २; तैआ. १, १, २; ३;  
२१,१; २; २७,६; ४, २,३; ३,  
१; ४२, ४; जै. १८०; मं. २,८,  
५; गो. १,१,२९; ४,१०; २,६,  
१६; -वीनाम् ऐ. ३, ४८; गो.  
१,४,८;१०; -वीभ्यः शां. १९,  
७; गो.१,४,७; -वीम् तै. २, ४,  
६,१०;५,३,२;८,७,१;८,४,५;३,  
१,१,६;२,६; ७,४,१६;११,५,३;  
तैआ. १, १,३; २१,२; १०, १,  
१६; जैउ. २, ५,१,४; मं. २,६,  
९; गो. १, ४, ८; -व्यः ऐ. २,  
४; शां. १९,७; श. १, १,३,७;  
३, ९,३,२५; ९,५,१,३९; १४,  
१,२,१०; तै. २,५, ६,५; मं. १,  
१,५; गो. १,४,८;१०; -०व्यःतां.  
२१,१०,२०; -व्या शां. ९,२; श.  
३,३,१,१२;६,४,३,९; जैउ. ३,  
१,४,५,८; -व्या: ऐ. १,२८; गो.

१,४,८; -व्ये मं. १,५,६.  
देव-कर्मन्- -र्मं शां. २,१; २७, १;  
-र्मणा शां. ५,७.  
देव-काम,मा- -मः ऐ. ६,१९; गो.  
२,६,२; -मा मं. १,२,१७.  
देव-किल्बिष- -पाणि, -पेभ्यः जै.  
१४०.  
देवकी(←देवक)- -क्या शां. २७,  
३.  
देव-कृत,ता- -तम् श. २,५,२,४७;  
४,४,४,७; ५,२२;६,७,९; १०;  
१२, ९,२,४; का. १, ५,१,३८;  
तै. २, ६,६, ३; ८, २, ६; ३,  
५,८,२; १३,२; ७,१२,२; तैआ.  
२,३,१; -तस्य तां. १,६, १०;  
-ता श. १, ८, १, २७; -तात्  
श. १२,९,२,२.  
देव-कोश- -शः तां. ८,५,१६.  
देव-क्षेत्र- -त्रम् ऐ. ५, ९; ८,२३;  
तां. ५, ७,८; गो. २, ६, १०;  
-त्रे तां. ५,७,८.  
देव-गण- -णानाम् गो. १, ५,१६-  
-१९.  
देव-गन्धर्व- -र्वाणाम् तैआ. ८,  
८,२.  
देव-गर्भ- -र्भः शां. ७,२.  
देव-गृह- -हा: तै. १, ५,२,६.  
देव-गोपा- -पा: तैआ. १, २९,१.  
देवङ्गम,मा- -मम् तै. ३, २, २,७;  
-माम् तै. ३, ५,९,१; ६,१३,१;  
१४,३; -मायाम् श. १, ९, १,  
१२; तै. ३,५,१०,४.  
देव-चक्र- -क्रम् शां. २०, १; तै.  
३, १०,९,१५; -क्रे श. १२,२,  
२,२; गो. १,४,२०.  
देव-चित्त- -त्तम् श. ११, ८, ३,९.  
देवच्छ(←छ)न्दस्- -न्दांसि शां.  
१,५.  
देव-जु(√जन)- -जम् श. ३,४,२,

१६; -जा: तैआ. १,३,१.  
देव-जन- -नः श. १०,५,२,२०;  
-ना: तै. १,४,८,१;२,६,३,४.  
देवजन-विद्- -दः श. १०, ५,  
२,२०.  
देवजन-विद्या- -द्याया: श. १३,  
४,३,१०.  
देवजनविद्या-वेद- -दः श. १३,  
४,३,१०.  
देव-जात- -तम् शां. २२,१,२;  
५; २३,३;८; -ताय श. ३, ३,  
४,२४; -तौ शां. २२, ९.  
देव-जात- -तानि श. १४,४,  
२,२४; जै. १३३.  
देव-जूत(√जू)- -तः ऐ. ४, २०;  
-तम् ऐ. ४,२०; २९;३१;५,१;  
४;७;१२;१६;१८;२०; ऐआ. ५,  
३,१; शां. २५,८; प. ५,१.  
देव-तम- -मः तै. ३, ७, ९, ४;  
-मा तै. २,८,४,६.  
देव-तरथ(√तृ)- -थः,-थात् वं.२.  
देव-तरस्- -रसः वं.२; -रसे जैउ.  
३,७,३,२; -रा: वं. २७; जैउ.  
३,७,३,२.  
देव-तल्प- -ल्पः तां. १०, १, १२;  
२३,४,५; २५, १, १०; -ल्पम्  
तां. १०, १,१२; २३,४,५; २५,  
१,१०.  
देव-ता- -तया ऐ. १, १३; १५;  
१६;३०;२,५;७, २३; २४; शां.  
१६,१;२८,३; ३०,१;५; श. १,  
३,५,४; २,३,१, ३२; ३३; ३५;  
३,५,३,२; ६,१,१;९,३,२६; ५,  
४,५,२; ६,१,२, २८; ४,४,१५;  
५,४,२; ७,३,८; ७,१,१, ३०;  
८,१,४,८; ९,४,२, १५; १२,६,  
१,२; ८,२, ८; ९; १०; ३,१०;  
१३,१,२,३; ४; २,२,१४; ६,८;  
३,३,४; का. १, ३, १, २२;

† =क. १०,८५,४४ । 'वृ' इति अ.(१४,२,१७;१८) मुपा. । † 'न्ते' इति मुपा.चिन्त्यः । Kt.

टि. द्र. । ष'रसः' मुपा. विमृश्यः ।



तै. १, २, ३, ६, ८, ९, ११, १७, २, ६;  
 ८, ३; ४; ८, १, १; २, २, ५, २; ३; ३;  
 ४; ३, २, १, २; ३, २, २; ९, ४, ५;  
 १६, १; १७, ३; १०, २, १; ११, १,  
 १, १-२१; ६, २; १२, ६, १; ६; ७,  
 १; ५; ८, १; ३; तैआ. ४, १७, १;  
 १८, १; १९, १; ५, ७, २; ३; ६, ६,  
 २; ७, ३; ८, १; तां. ६, ४, १; ५,  
 ६; १८, २, १०; जै. ८; ११७; जैल.  
 १, १, ५, ७; ३, १, ५, ६; य. २,  
 १; गो. २, ६, ६; १३; -तयो:  
 शा. ३, ३, ४, २, ३; ११, ६, २, २; ३;  
 जैल. ३, १, ४, १०; गो. २, ४,  
 १३; १५-१७; ६, १६; -ता ऐ.  
 १, ३; ३, २; ४, ५; १२; २९;  
 ३०; ३१; ५, १; ४; ६; १२; १६;  
 १८; २०; ३०; ३४; ६, २५; ऐआ.  
 २, १, ८; ३, १, ३; शां. ३, ८;  
 ४, १३; १०, ४; शांआ. ४, ३; ७,  
 ११; शा. १, ४, १, ३३; ४, १७;  
 ५, ४; ५, १, १४; २, १; ७, २, ७;  
 २०; ३, १३; ८, २, १५; १६; २, १,  
 २, ११; ३, १, २३; ३६-३८; ४,  
 ३८; ३, ३, ७; ४, २०; ३, ४, १८;  
 ४, ३, १८; ५, ४, ८; ७, १, १७; ८,  
 २, २९; ९, ४, ५; ९; ४, २, ३, १०;  
 ५, १७; ५, ७, ६; ७; ६, ३, २; ५, ५;  
 ५, ५, ४, १७; ३२; ६, १, २, २८;  
 २९; ३, २, ७; ५, १, २; ६, ४, ८; ७,  
 ५, १, ४; २१; ८, १, १, ३; ३, ३, ६;  
 ९, १, १, १; ८; २, १, ९; ३, १, १;  
 ४, २, १५; २५; ३, १०; ११; ५, १,  
 ३३; ४२; १०, १, ४, १४; ३, २, १-  
 १३; ६, ५, ८; ११, १, ३, २; ५, ९;  
 ४, ३, १९; १२, १, ३, २-५; ९; १२-  
 १५; २०-२२; ६, १, २; १३, ३,  
 ८, ५; १४, २, १, १३; १४; १९;  
 ४, १, १०-१२; १७; ३, २, ९; ३३;  
 ६, २, १०; १४; ६, ६, १; ९, ११-  
 १८; का. १, १, २, ७; ३, १, २६;  
 २७; ४, १, २७; तै. १, २, ५, २; ४,

१, २; ६, ९, ३; ७, १, ५; ३, २, ६, ४;  
 ५, ४, १; ९, १७, ३; ११, ५, १; २;  
 ३; तां. ६, १, ६; ८; ११; २२,  
 ८, २; २४, १७, २; २५, ११, २;  
 १४, ४; जै. ४; ८; १४; १२७;  
 २१२; जैल. १, १, ५, १; ३; ४;  
 १०, १, ३; ९; ११, १, ८; १४, २,  
 ९; १८, ४, १४; ३, १, १, १; ६, ४,  
 १; ६; गो. १, १, २५; २, २४;  
 २, ५, १; ६, ११; -ता: ऐ. १,  
 १; २; ३; ७; १०; २२; २, ३; १३;  
 १६; १७; १८; ३७; ४०; ३, ३;  
 ४; ५; ११; १६; २०; २१; २२;  
 ३१; ३२; ३८; ४५; ५०; ४, १२;  
 १३; २४; २०; ७, १; ६, १०-१२;  
 १४; २६; ७, १६; ८, ६; २८;  
 ऐआ. १, ३, ३; ६; ८; २, १, ५;  
 २, ४; ३, ३; ४, २; शां. १, १; ३,  
 ३; ४; ८; ९; ४, ३; ३; १४; ५, ५;  
 ७, १; ४; ८; ९; ८, २; ६; ८; ९;  
 १०, ६; ११, ४; १२, ५; ६; १४,  
 २; ३; ५; १५, २; ४; १६, ४;  
 १७, ७; १८, १; ५; १०; १९, ५;  
 २३, २; २८, १; ९; शांआ. २, ११;  
 ४, १; २; १२; १३; १४; ९, २; १०,  
 १; ११, १; शा. १, १, २, १८; ५,  
 १, ११; २२; ६, २, ८; ३, १८;  
 २०-२२; ८, २, ७; ३, २४; ९, १,  
 १०; २, ६; १२; २६; २७; २, ३,  
 २, १; ३; ५; ५, २, २; ३, २, ३, १२;  
 २२; २३; ४, १, १९; २, २; ४, १४;  
 १६; ८, ३, १४; ४, २, ५, १८; १९;  
 ४, ४, ३; ४, ५; ११; ५, ७, ३; ६, ३,  
 २; ७, २, २, १७; ३, ६; ३, ३, १३;  
 ४, ५, ४; ५; १३; ६, २, २, ३८; ३,  
 ७; ३, २, २; ३, १६; ५, ३, ३;  
 ११; ६, ४, १२; ७, ४, १, २; २, ३;  
 ८, २, १, ५; ११; ३, १, ५; ३, ६;  
 ४, १, ६; ५, २, १२; ७, ३, १५; ९,  
 १, १, ६; १८; ३, ४, ५; ४, १, १; ३;  
 ३, १२; १५; ४, ८; ५, १, २२;

६०; १०, ३, २, १३; ५, ४, १५;  
 ११, १, १, ५; ६, १२; १४; २०;  
 २५; २, ३, २; ७, ३, २; ४, ३, १८;  
 ५, ७, १०; १२, १, ३, ६; १०;  
 ११; १७; १८; १९; ४, ४, ६; ७;  
 ६, १, १; ७, १, १४; ३, ६; १२;  
 ८, २, १७; ३, १३; १५; १८; ३१;  
 ९, १, १२-१६; १७; १३, १, २,  
 ९; ७, १; ३, ४, १; ४, १, १२;  
 ६, २, १०; १३; १४, ३, २, २४;  
 ४, १, ७; ३, ३; का. १, ३, ४,  
 ८; ५, १, २; २, १, २, ४; तै. १, १,  
 ६, ११; २, २, ५; ३, ५, ३; ४, ४,  
 ४, २; ४; ११; ६, १; ३; ४, ५, ६, ७;  
 ९, ७; ११, ३; ४; ६, १, ५; ६; ७;  
 ९, ३; ७, १०, ४; ८, ३, १; ६, १; ७,  
 १; १०, ३; २, १, ६, ४; ३, ३, १; ६,  
 १, ३; ४, १; ७, १, ३; ४; ३, २, ४,  
 ३; ८, १०; ३, ४, ५; ७, ३;  
 ७, १, ८; ३, ४; ४, ३; १८; ८, ७,  
 ३; १०, १; २; १४, ६; ९, ४,  
 ३; ७, ४; ९, १; ११, १; १६, ३;  
 १७, १; ११, १०, १; २; १२, ५, ५;  
 तैआ. २, १५, १; २०, १; ५, १, ६;  
 ४, १; ५; ८, ७; १३; ६, ६, २;  
 ७, ३; ८, १; ७, ५, १; १०, २, २,  
 १; तां. ४, ४, ११; ६, १, १०, २,  
 ५; ९, २, २; ९, १, ३; ४, २; ५;  
 १०, १, १६; ५, १५; १२, १३,  
 २४; १४, ३, २०; १५, ३, ३०;  
 १७, ८, ३; ११, ३; १८, १, ८;  
 ११; २, ६; १०; १९, १, ६, २; १७,  
 १; २२, ७, ४; २३, ६, ५; २४, १,  
 १३; ४, ३; २५, १, ९; जै. १४;  
 १३९; १६१; १६४; १६६; १९३;  
 २०३; जैल. १, १, ७, १; ३, ३, ७;  
 ४, २; ३; ४; ७, १, ४; ५; २, ४;  
 ११, १, ६; २, ११; १८, ३, १०;  
 ४, १, ४; २, ४, ३, १; २; ३; ५; ६;  
 ७; ८; ३, ६, ५, २; ८; ७, ६; ४, ८,  
 १, १; ३, १; ११, २, ७; ३, ३;

कै. २, ९; घ. १, ४; २, ५; ६; ७; १०;  
 ३, ७; सा. ३, ९, १; मं. २, ५,  
 १०; गो. १, ४, ८; १०; १०;  
 ८; २, १, ११; १२; १६; २३;  
 २, २०; २२; २४; ३, १; २; २३;  
 ४, ११; १२; १३; १५; १६; १७;  
 ५, ४; ६, ६; -तानाम् ऐ. १, ४;  
 २, २४; ३, २७; ४, ८; ७, १६; शां.  
 ३, ६; ४, १४; ५, २; ५; ७, १; ९;  
 ८, ३; १६, ३; १८, १; २०, २; ३;  
 ४; २१, २; ३; ४; श. २, ५, १, ८;  
 ३, १, १, ८; १०; २, २, १०; १९;  
 २२; ७, ४, १०; ८, ३, १४; ९, १,  
 ६; ५, ३, १, १; ५, २, ३; ४; ६, २,  
 २, ३; ९, १, २, १६; १०, ३, ३,  
 ८; ६, ५, ८; ११, ५, ५, १३; १२,  
 १, ३, ६; २, २, ७; १३, ५, २, १०;  
 ४, २, ५; ६, २, १६; १४, ४, १, ११;  
 १२; ३, ३; का. १, २, ४, २; ४,  
 ३, ६; तै. १, ३, २, २; ६; ९, २;  
 २, १, ६, ४; ३, १, ३; ४, ३, ३; ७,  
 १, ४; ३, १, ५, ८; २, २, ७; ७, ६;  
 ३, ६, १०; ८, ४; ७, १, ८; ८, १४,  
 ६; ९, २०, २; ११, ५, १; ३; १२,  
 ५, ११; ९, ८; तैआ. ५, ७, ५; १०,  
 १४, १; तां. ४, ६, ७; ८, १०; ६,  
 १, ६; १२, १२, १०; १३, २४; १४,  
 २, ६; १७, ११, ३; १८,  
 १, ८; २१, ४, ६; २२, ७, ५; २४,  
 ४, ३; १२, ४; जै. ४, ८; १३, ९;  
 १६, ४; १६, ६; १०, ९; जैल. १,  
 ११, १, ८; १२, २, १०; ३, १, ४,  
 १०; ६, २, २; ७, ७; ४, ८, ३, १;  
 प. २, ५; ६, ७; ३, ७; गो. १, ४,  
 ८; २, १, २०; २३; -तामिः ऐ.  
 २, ९; १६; ३, ४; ४, ६; शां. ४,  
 १४; ६, १४; ११, ४; श. १, २,  
 ४, ४; ३, १, ४, १९; २०; २, ३,

१२-१४; ४, १, १९; ९, ४, ३; ५,  
 ४, ५, २; ३; ५; ६, ३, १, ३, ८; ४,  
 १, १; ५, ३, १०; १७; ८, २, २, ७;  
 ९; ७, ३, ८; १२, ४, ४, ६; ७; ७, २,  
 ७; ८, १, ४; ३, १३; १५; १८;  
 ३०; १३, १, ८, २; १४, ३, २, ४-  
 १४; ६, १, ११; का. २, २, २, ३;  
 तै. १, ३, ६, ४; ७, ३; ८, २; ४, ४,  
 २; ५; ११; ६, १, ७; ७, ४, ४; १०,  
 ६; ३, १, ४, ७; २, ५, ८; ७, ६,  
 १३; ८, ११, १; ९, ७, ४; १७, १;  
 २; तैआ. ५, ३, ६; जै. १, ८;  
 जैल. १, १, ३, ८; १८, ३, १०;  
 गो. १, २, ७; २, १, २; १६; ५, ३;  
 -ताम्यः ऐ. १, १; २, ३; ९; ३,  
 २; ७, २; शां. ११, ४; श. १, १,  
 २, १९; ३, २, १०; ५, १, १६; ६, २,  
 ८; ३, ४, १, १९; ९, ३, १३; २४;  
 ४, १, २, ७; २, १, ४; ६; १४; ६,  
 १, ९; १०; ३, २; ५, २, २, ४; ३,  
 ६; ३, ५, ३; ६, २, १, ५; ६; ७,  
 २, २, १२; ९, ३, ४, ५; १०, ६, ५,  
 ८; १२, १, ३, २, २; १३, १, २, ९; ३,  
 ४, १; ८, ६; ५, ३, ११; का. २, १,  
 २, १४; ३, १५; तै. १, १, ४, ८; ४,  
 ७, ७; ७, १, ५; ८, ५, ४; २, १, २,  
 १०; ११; ८, ३; ४, ८, ६; ३, ३, १०,  
 १; २; ७, ४, ३; ८, ३, १; २, ६, ५;  
 ७, ३; ९, ३, ३; ११, १; तैआ. ५,  
 ७, ४; १२; जैल. १, १८, ३, १०;  
 तां. ६, ९, २, २; सा. १, २, ५;  
 मं. १, १, १०; -ताम्याम् ऐ. ६,  
 २, ६; श. ३, ७, ४, ३; ५; ११, ५,  
 ४, २; ३; १२, ८, ३, ११; १४, २,  
 १, २; तै. १, ७, ९, १; -ताम् ऐ. १,  
 १०; २, १६; ३, ८; ५, ३, ०; ७, २, ३;  
 २४; ऐआ. ३, १, ३; शां. ८, ८; ११,  
 ४; शांआ. ७, ११; श. १, ३, ५,

१०; ६, २, १२; ७, २, २०; ३, १, २;  
 ३, ८, २, २९; ४, १, १, २, २; २, ३;  
 ४, ३, ३; ६, ५, १, २; ७, ५, १, ४;  
 २, ३, ६; ९, २, १, ९; ३, १, १, ४;  
 २, १५; २५; ३, १०; ११; ५, १,  
 ४, २; १०, ३, ५, १५; ११, ६, ३,  
 ११; १२, १, ३, २-५; ९, १२-१५;  
 १७; २०-२२; २, ३, १, २; ६, १, २;  
 १३, १, ७, २; १४, १, ३, २, ६; ४,  
 ६; २, १, १४; २१; २, १, ३; १४;  
 १६; १८; ३, २; ४, २, २, २; ३,  
 २, ९; तै. १, ३, १, ४; ६; ३, ८, १०, ४;  
 १४, ३; ९, २, २, ३; १२, ३, १;  
 तैआ. २, ९, १; ४, ४, २, २; १०,  
 ६, ३, १; जै. ८; १२, ७; जैल. १,  
 १४, ३, १; ४, ३; १८, ४, १४;  
 ३, २, ४, ३; ५; तां. २, ३, १, ६, ५;  
 गो. १, ४, ८; १०; २, ३, ४; ४, १;  
 २; ३; -तायाः ऐ. ७, २, ३; २, ७; श.  
 १, ४, ५, १, ३; ७, २, २, ०; ४, ५, ७, ७;  
 १४, ४, ३, २, २; तै. १, ६, १, ११;  
 ३, ८, ३, ६; तां. २, १, २, ९; गो. २,  
 १, १६; -तायाम् श. १२, १, ३,  
 २, २; १३, ३, ३, ३; ५, १, ५, ८, ३,  
 ३; तै. १, १, २, १; -तायै ऐ. २, ६;  
 ३, ८; ५, ३, ०; ऐआ. २, ४, २; शां.  
 २, ५; ११, ४; शांआ. १, ८; श.  
 १, १, २, १८; १९; ३, ११; २, १,  
 २, २; ३, ५, १०; ६, २, ७; ३, १९;  
 ७, १, ६; १०; १९; २, ७; २०;  
 ३, ७; ८, २, १५; १६; ३, २, ४;  
 २, ३, १, ३, ६; ४, ३, ९; ३, २, ३,  
 ११; ७, ४, ३; ८, २, २, ९; ४, ३, ४,  
 ३, ३; ३, ३; ६, १, १०; ५, ५; ७, १,  
 २, ४; ९, २, १, ९; ३, १, १; ४, २,  
 १५; २, ५; ३, १०; ११; ५, १, ४, २;  
 १२, २, ३, १, २; ७, ३, २, ०; १४, ४,  
 ३, ३, ४; का. १, ३, १, १४; २, ४;

‡ कालि. कतिचित्स्थलेषु 'देवता' 'देवतां' चेत्येकवचनान्तं पठति । एवञ्च श. १२, १,  
 ३, १-७; अनवलोकमाननैव कृतमिति मन्यते । G. तु उक्तं स्थलं साध्वलोक्य तथैव सुद्रा-  
 पितवान् ।

२६; २७; २, ९; २, १, २, १४; ४,  
२०; तै. १, ६, १, ११; २, २, ५, १;  
३, ८, १४, २; तैआ. ५, २, २; जै.  
१८; १९१; जैउ. १, १८, ४, १४; ३,  
६, ४, १; गो. २, २, ४; -तासु ऐआ.  
२, ४, २; ५, २, २; श. ३, २, २,  
१३; ११, १, १, ६; १२, १, ३, २, २;  
८, १, २; तै. १, ६, ७, ५; ८, १०,  
३; २, १, १०, ३; ३, ६, १; ३, ७,  
३, ४; तैआ. २, ६, १; ५, ४, ५;  
तां. ४, ४, ११; १३, ७, १६; १२,  
१६; १५, १२, ८; १७, १, १०;  
जैउ. १, ४, २, ५; १२, २, ९; १०;  
२, ४, ३, ३; गो. २, २, १०; ४,  
१३; -तै ऐ. ५, ३०; शां. ५, २;  
१०, ५; ११, ४; १२, ६; श. २, ४,  
४, ७-१०; १७; ३, १, ३, ६; ४, ६, ६,  
८; ७, ४, २, १६; ९, ५, २, ९; १०,  
३, २, ४; ५, २, १२; ११, ५, ४, २;  
३; ८, ३, ३; १२, १, ३, १; ७; ८;  
१६; १४, ८, १३, १; का. १, ३, ४,  
५; ६; १०; तै. १, १, ६, ५; २, ५, १;  
३, १०, ९, १; २; ११, ७; तां. १०,  
१२, १०; जैउ. १, १, ३, २; ३, ५,  
९, २; गो. १, ४, ८; १०; २, ३,  
११; १३-१५; ४, १५-  
१७.

देवता-तसः(ः) सं. ३.

देवता-मय-यः ऐ. २, ४०;  
४१; ऐआ. २, २, ४; श. १०,  
४, २, २७; ३०; -यम् श. १०,  
४, २, २६; २९; ३१.

देवता-मयी- मय्याम् श. ८, ५,  
२, ८.

देवता(ताडा-यतन- -नानि  
प. ५, १०.

देवता-हविस्- -वीपि गो. १,  
४, ७.

देव-ताति- -तातथे ऐ. ५, १२; शां.  
२२, ८; सा. ३, ४, ८; -ताता ऐ.

५, १; शां. २२, ४; २६, १६; श  
५, १, ५, २२.

देव-तीर्थ- -र्थम्, -र्थेन जै. १५७.

देव-त्रा ऐ. २, १९; शां. १०,  
४; १२, १; शांआ. ८, ५; श. १,  
१, ४, ४; २, २, १४; ९, १, २, ७, २,  
५, २, २, ५; ३, १, २, ४; ५; ३, १४;  
२, १, ८; ६, १, १८; ८, १, १५; ३,  
३७; ९, ३, २५; ४, १६; ४, ३, ४,  
२०; ५, ८, १०; ६, ८, २०; ५, १, ४,  
७; ९, ११; ६, ४, १, ६; ३, ५; ५, ४,  
३; ८, १, ८; १०; ७, १, १, ३, १, २,  
२, ६; १२; १४; २१; ३, २, १, ४,  
१, ३, ५; ८, ७, २, १३; ३, ५; ४,  
१०; ९, १, २, २८; २९; ३, ४, १०;  
४, २, ११; ५, १, ५, ४; ११, १, ६,  
२८; २, ४, ४; १२, ५, १, ७; ८;  
९-११; ९, २, ८; १४, १, २, २;  
३, १, २, ८; ४, २, २३; का. १, ५,  
१, २, ३; २, १, ३, ९; २, १, ११;  
तै. २, १, ३, ३; ३, ८, ३; ४, ४, ९;  
५, ४, ४; ६, ६, ४; १६, २; ३, ५,  
७, २; ६, ३, १; १२, १; १२, ६, ५;  
६; तैआ. ४, १२, १; ५, ३, ९;  
८, ५; ६, ३, २; जै. १२७; गो. १,  
२, २१.

देव-स्व- -म् श. ९, २, १, १५; ११,  
१, ६, ७; १४, ७, १, ३४; तै. २,  
२, ९, ९; ३, ८, ३; ८, ७, १; १२,  
३, १; तां. २२, ११, २; ३; २३,  
६, २; प. ४, १.

देव-दान- -नानि तै. २, ६, १५, २;  
३, ६, १५, १.

देव-देवत्य, त्या- -त्यम् शां. १०,  
४; -त्याः श. १३, २, २, १५; ३;  
-त्याभिः श. १३, ५, ३, ६.

देव-ग्रन्थ- -द्वीचा तै. २, ८, ७, ९.

देव-द्वीची- -म् तै. २, ८,  
२, ५.

देव-नक्षत्र- -ग्राणि तै. १, ५, २, ६;

७; ९.  
देव-नाम- -मानि, -मैः तैआ. ५,  
७, १.

देव-नीथ- -थः ऐ. ६, ३५; -थम्  
ऐ. ६, ४; ३५; गो. २, ६, १३.

देव-प(ति- )ती- -तीः तै. ३, ५,  
१२, १; गो. २, २, ९.

देव-पद- -म् श. ११, ५, ६, ९.

देव-पवित्र- -त्रम् ऐ. ६, ३६;  
तैआ. २, १५, १; -त्रेण ऐ. ६,  
३६; गो. २, ६, १६.

देव-पात्र- -त्रम् ऐ. ३, ५; श. १,  
४, २, १३; ७, २, १३; तै. ३, ७,  
४, १४; तां. ६, ५, ७; ९; गो. २,  
३, १; -त्राणि शां. १७, ४; -त्रेण  
ऐ. १, १०; २, ३७; ३, ५; २२;  
शां. १७, ४; गो. २, ३, १.

देव-पात्रिन्- -त्री तां. ६, ५, ८.

देव-पान- -नः श. १, ४, २, १४;  
तैआ. ६, १, ४.

देव-पितृ-कार्य- -याभ्याम् तैआ. ७,  
११, २.

देव-पीयू- -यवः, -यून् श. १३, ८,  
२, ३.

देव-पु(त्र- )त्रा- -त्रे श. १, ८, १,  
२९; तै. ३, ५, ८, ३; १३, ३; ७, ७, १.

देव-पुर- -रम् तैआ. २, १९, १; तां.  
२२, १७, २; ६; -रे जैआ. १,  
३४६.

देव-प्सरस्तम- -म् ऐ. २, १२; तै.  
३, ६, ७, १.

देव-वन्धु- -न्धोः श. १३, ५, १,  
१८.

देव-वर्हिस्- -र्हिः तै. ३, २, २, ५; ६.

देव-भाग(√भज्)- -गः ऐ. ७, १; श.  
२, ४, ४, ५; का. १, ३, ४, ३; तै. ३,  
१०, ९, ११; -गम् तै. ३, २, १, ४.

देव-भाज्- -जः गो. १, ३, १८.

देव-मनुष्य- -प्याः शां. १, १; श.  
३, ६, २, २६; ६, ४, ४, २२;

† 'चते' इति सुपा. गलित इव G.P.। तु. 'प्रणवः' इत्यत्रास्मन्मत् । † 'देव-दे' इति अज.सु. स्वरः ।

१३, ४, २, १६; तैआ. १, २३, ७;  
जै. ३८; २००; जैड. ३, ५, ८,  
११; -प्याणाम् ऐ. २, २२; ३, ३१;  
श. ६, ४, ४, २२; ६, २, ३; ७, ५, २,  
२७; ९, २, ३, २८; ३, ४, १३;  
१३, ४, २, १५; तै. २, १, ३, ५;  
-प्यान् ऐ. ५, २८; श. १०, ४, २,  
२; -प्येषु श. ६, ३, १, १७.

देव-मलिम्लुच्(√म्लुच्)- म्लुकृ, ग्  
तां. १४, ४, ७.

देव-मा(त्र→)त्रा- त्रा गो. १, ५,  
२३.

देव-माया- -यया तै. ३, १२, ६, २.

देव-मिथुन- -नम् ऐ. १, २२; गो.  
२, २, ६<sup>२</sup>.

देव-मुनि- -नि: तां. २७, १४, ५.

देव-यज्- -यजम् श. १, २, १, ५;  
का. २, १, ४, ३; तै. ३, २, ७, १;  
-याद् श. १, २, १, ५; का. २, १,  
४, ३. देव-या- टि. द्र.

देव-यजन- -न: ऐ. १, १३; -नम्  
ऐ. १, १३; ४, २७<sup>२</sup>; ७, २०<sup>५</sup>;  
श. १, २, ५, १८<sup>३</sup>; ३, २, १७<sup>३</sup>;  
३, १, १, १; ३-५; ११; १०, २, ३,  
१; १४, १, १, २<sup>५</sup>; का. २, २, ३,  
१७<sup>३</sup>; तै. ३, ८, १, ३; तां. २४,  
१८, २, ८<sup>३</sup>; जै. ३८; प. २, १०<sup>१०</sup>;  
गो. १, २, ११<sup>२</sup>; १४<sup>२</sup>; ३, ४;  
-नस्य ऐ. ७, २०; श. ३, १, १, ३;  
तै. ३, २, ९, ११; गो. १, १, २३;  
-नात्-श. १, २, ४, १७; का. २,  
२, २, १०; प. ३, १; -नानि गो.  
१, २, १४; -ने श. १, २, ५, १८;  
१९; ३, १, १, १; ३, १, ४<sup>३</sup>; १४,  
१, २, ९<sup>३</sup>; १०-१२; २०; का. २,  
२, ३, १७; १८; तां. २४, १८, ८;  
जै. १५७; -नेषु प. २, १०.

देवयजनी- -नि श. १, ३, ४,  
१६; २, १, ४, २८; का. १, १, ४,  
२५; २, २, २, ९; तै. ३, २, ९, २;

-नी श. ३, २, २, २०; २१; -नीम्  
तै. ३, २, ९, ३; ८; १३.

देवयजन-मान्- -म् श. ३, १,  
१, ३<sup>३</sup>; प. २, १०; गो. १, २, १४.

देवयजन-वत्- -वान् प. २, १०.

देव-यज्- -ज: श. ११, ५, ६, १;  
तैआ. २, १०, १<sup>३</sup>; -जम् श. ११,  
५, ६, २; गो. २, १, २५<sup>३</sup>.

देव-यज्या- -ज्याया शां. १२, १;

-ज्या ऐ. २, २०; शां. १०,  
६<sup>३</sup>; १२, १; श. १, ८, १, ३१; ९,  
१, १३; ३, १, १, ३; ८, ६, ३, १६;

९, ५, १, ६१; प. २, १०; गो. २,  
२, १७<sup>३</sup>; -ज्याम् श. १, ९, १,  
१४; ८, ६, ३, १६; ९, ५, १, ६;

तै. ३, ५, १०, ५; -ज्यायाम् श.  
१, ८, १, ३०; तै. ३, ५, ८, ३; १३,  
३; -ज्यायै ऐ. ७, २०; श. १,  
१, ३, १२<sup>३</sup>; ३, ६, ४, ७; ८<sup>३</sup>; १३,  
५, २, १०; का. २, १, ३, ७<sup>३</sup>; तै.  
३, २, ३, १<sup>३</sup>; ५, ५<sup>३</sup>; ३, ३, ५; ७,  
६<sup>३</sup>.

देव-याजिन्- -जी श. ११, २, ६,  
१४.

देवयत्(व+क्यच्)- -यताम् शां.  
२४, ९; श. ९, २, ३, २८<sup>३</sup>; -यन्त:  
ऐ. १, २९<sup>३</sup>; २, २<sup>३</sup>; ५, १२; १६;  
२०; शां. ९, ३; १०, २; २६, ८;  
तै. २, ८, २, ५; ७, १; ३, ६, १, १;  
३; १०, १; ३; तैआ. ४, २, २; ६, ५,  
१; -यन्तम् तै. २, ८, ७, ८.

देवयन्ती- -न्ती: तै. २, ४, १,  
११; ८, २, ४; ७, ७.

देवयु- -यव: तै. २, ४, ६, २; -यु:  
ऐ. १, २८; तां. ११, ५, १; जै. ८६;

-युम् तै. २, ८, ८, ११; -युवम्  
श. १, १, ३, ७; ५, २, ३<sup>३</sup>.

√देवाय, अदेवायत जै. ८६.

देवायत्- -यते तै. ३, ११, ६, ४.

देवायु- -युवम् श. १४, १, ४, ८;

का. २, १, ३, ५; तै. ३, ५, ४, १;  
तैआ. ४, ७, ३; ५, ६, ७.

देव-यज्ञस्- -सम् जै. १०५<sup>३</sup>.

देव-या(√या)||- -या: ऐ. २, २;  
तै. २, ४, ३, १३; ३, ६, १, ३.

देव-यान- -न: शां. २, ९<sup>३</sup>; श. १,  
९, ३, २; तै. २, ४, २, ६; ३, ५, २,  
२; तैआ. १०, ६३, १; तां. २५,  
२, ५; १२, ३; जै. १२५; १५६;

१६८; गो. १, ३, २०<sup>३</sup>; -नम्  
शांआ. ३, ३; श. १४, ९, १, ३;

तां. १२, ११, १०<sup>३</sup>; ११; २४, १८,  
२; २५, २, ५; १२, ४; जै. १५२<sup>३</sup>;

-नस्य शां. १३, ५; श. १४, ९,  
१, ३; -ना: ऐ. ३, ३८; तै. ३,  
७, ९, ८; तैआ. २, १५, १; ६, ६,  
२; मं. २, १, १०; गो. २, १,  
१; -ना: श. ७, २, २, २१;

-नात् श. १३, ८, ३, ४; तै. ३,  
७, १४, ५; तैआ. ३, १५, २; ६, ७,  
३; मं. १, १, १५; -नान् श. ८, ६,  
३, २२; १३, २, ७, १२; तै. १, ३,  
४, ३; ३, ६, २, १; ७, ६, ८; -ने  
तां. १, ४, १; -नेन जै. १५६;

१६८; -नै: श. ५, १, ५, २४;  
९, ५, १, ४७; तै. २, ८, २,  
१; ३, १, २, १; ७, १३, ४; -नौ  
तां. १२, ४, १४; मं. २, ६, ७; ८;

देवयु-√देवयत्- द्र.

देव-योनि- -नि: ऐ. १, २२; २, ३;  
१४; ६, २९; श. ७, ४, २, ४०;  
१२, ९, ३, १०; गो. २, २, ६; ६,  
८; १२; -ने: श. ७, ४, २, ४०;

-नौ श. १२, ९, ३, १०; -न्या:  
ऐ. १, २२; २, ३; १४; -न्याम् ऐ. १,  
२२; २, १४; गो. २, २, ६; ६, ८;  
१२; -न्यै ऐ. ३, १९; ६, ९; २९.

देव-रथ- -थ: ऐ. २, ३७<sup>३</sup>; ऐआ.  
२, ३, ८; शां. २, ६; ५, १०; ७,  
७; १८, ४; तै. १, ३, ६, ४; ७, ९, १;

तां. ७, ७, १३; १४; जै. २७<sup>४</sup>;  
 १६८; -थस् शां. ३, ३; तै. १,  
 १, ६, ८; ३, ६, ४<sup>३</sup>; ७, ९, १; तां.  
 ७, ७, १४; जै. २७; -थस्य ऐ.  
 २, ३७; जै. २७; ११०; -थात्  
 शांआ. १, ८; -थे शां. २, ६; ५,  
 १०; -थेन शां. २, ६; ३, ३; ५,  
 १०; १८, ४; जै. १६८.  
 देव-रथाह्न्य(-थऽअह्न्य)-ह्न्यानि  
 शा. १४, ६, ३, २.  
 देव-राजन्-ज्ञाम् तां. १८, १०, ५.  
 देवराज-जानाम् तै. १, ९, ८, ४.  
 देव-रात-त्तः ऐ. ७, १७; १८<sup>३</sup>;  
 शांआ. १५, १; -तात् शांआ.  
 १५, १; -ताय, -तेन ऐ. ७, १८.  
 देव-रूप-म् शा. ७, ४, २, १७.  
 देव-रैतस-सम् ऐआ. १, २, ४;  
 शा. २, १, १, ५; का. १, १, १, ३;  
 -सस्य शा. ९, ५, १, ६२.  
 देव(-वऽऋ-)-र्वि-र्वी जै. ४४.  
 देव-लक्षण-म् तैआ. १, ६, १.  
 देव-लोक-कः शां. ५, ७; १६, ५; ८;  
 १८, २; शा. ५, १, २, ६; ७, ३,  
 १, १०; ८, ६, ३, ६; १२, ७,  
 ३, ७<sup>३</sup>; १३, २, ४, १; १४, ४,  
 ३, २७<sup>३</sup>; ६, १, १०; तां. ४, ६, २;  
 जैउ. ३, ३, ३, ११; १२; गो. २, १,  
 २५; -कम् ऐआ. १, ३, ८; शां. ५,  
 ७; १६, ५; ८; २०, १; शा. १, ८,  
 ३, ११<sup>३</sup>; १२; १४; १५; २०; २३;  
 ९, १, २, ४; २५; २७; २, १९; ३, १;  
 ३, १, ४, १; ५, ३, १७; ७, १, २५;  
 ४, ३, ४, ६; ५, १, २, ६; ५, १; २,  
 १, ५; १४; १२, ७, ३, ७; ८, १, २, १;  
 ९, ३, १४; १३, २, ४, १; १४, ६,  
 १, १०; ९, १, १८; का. १, २, १,  
 ११; तै. १, ३, ४, ३; ६, ३, ७;  
 २, १, ३, ३; ८, १; ३, २, १, ३; तां.  
 ४, ६, २; १०, ३, १०; २७, ५, २;  
 जै. ४७; १६२; जैउ. ३, ३, ३, १;

१३; ४, ९; १०; सा. ३, ८, ३; प.  
 २, १०<sup>३</sup>; गो. २, १, ११; २५; २,  
 १७; -काः ऐ. २, १७; ४, ९; शा. ९,  
 ५, २, ८; १०, २, ४, ४; १४, ६, ६,  
 १; तै. ३, ८, १०, ३; १७, २; २०,  
 १; गो. २, १, १; -कात् शा. १४, ९,  
 १, १८; -कान् तैआ. २, ७, १; गो.  
 २, १, १; -काय शा. ३, ९, ३, ५; तै.  
 ३, ४, ८, १; जै. ९३; प. २, २;  
 -के शा. १, ९, १, १६<sup>३</sup>; ३, १; ४,  
 ३, ४, ६; २०<sup>३</sup>; ८, ६, ३, ६; १२,  
 ९, ३, १४; १४, ७, १, ३६; ३७; तै.  
 १, ८, ८, ४; तां. १८, १०, ५; २३,  
 १५, ७; २४, १२, ७; जैउ. २, ३,  
 १, ११; २, ३; ९; गो. २, ३, १८;  
 -केषु ऐ. २, १७; ४, ९; शा. १०,  
 २, ४, ४<sup>३</sup>; १४, ६, ६, १; तैआ. १,  
 ४, ३.  
 देव-वर्मन्-र्म ऐ. १, २६.  
 देव-वाहन(√वह)-नःशा. १, ४, १,  
 ३०<sup>३</sup>; ३, ६; तै. ३, ५, २, २; -नम् शा.  
 १, ४, ३, ६.  
 देव-विद्-त्त शा. १४, ६, ७, ४.  
 देव-विवाह-हः तां. ७, १०, ३;  
 -हम् ऐ. ४, २७.  
 देव-विश-विद्भ्यः ऐ. १, १०;  
 -विशः ऐ. १, ९; १०<sup>३</sup>; ३, १२<sup>३</sup>;  
 शां. ७, ८<sup>३</sup>; शा. २, ५, १, १२; का.  
 १, ४, ३, १०<sup>३</sup>; गो. २, ३, १०<sup>३</sup>.  
 देव-वी(√वी)-तम-मः शा. ६, ४,  
 २, ९<sup>३</sup>; तैआ. ४, ५, २.  
 देव-वीति-तये ऐ. १, १६; २,  
 १२; ६, १२; ७, ६; शां. ८, १;  
 शा. १, १, ४, ९; ३, ५, १, ३, २; १४,  
 १, ४, १२<sup>३</sup>; का. २, १, ३, १३<sup>३</sup>;  
 तै. ३, २, ५, ७; ६, ७, १; तैआ.  
 ४, ७, १; जै. १६८; सा. ३, ४,  
 ११; गो. २, २, २२; -तिम् ऐ.  
 ७, ९; तै. २, ४, ३, ७; ३, १, २, १;  
 दे(व→)वा-वी-वी ऐ. १, २८;

शा. ६, ४, २, ६; -व्यम् शा.  
 ४, २, ३, ११-१७; ६, ३, १, २०.  
 देव-वृत्त-त्तः ऐ. २, ३४<sup>३</sup>.  
 देव-व्रत-तम् शा. १०, ५, २, १०;  
 तां. १८, २, ६; सा. २, ४, ३;  
 -तानि सा. १, ४, १६; २, ४, ४;  
 -तेन तां. १८, २, ६; -तैः सा.  
 २, ४, १.  
 देव-शुस(ः) ऐ. २, १२; तै. ३, ६,  
 ७, २.  
 देव-शप्त(√शप्)-प्ताः तां. ६,  
 ५, १२.  
 देव-शिल्प-स्पानि ऐ. ६, २७.  
 देव-श्री-श्रीः शा. ९, २, ३, १०<sup>३</sup>.  
 देव-श्रुत्-त्त शा. १४, १, ४, ११;  
 जैउ. १, ३, ४, ३; -तः शा. ३, ९, ४,  
 ७; -तौ शा. ३, ५, ३, १३, १४.  
 देव-श्रु-श्रूः तैआ. ४, ७, ३; ५,  
 ६, ७.  
 देव-संवर-रान् जै. २१२.  
 देव-संसूद्-दम् तै. ३, ७, ४, ४.  
 देव-संहिता-त्ता सं. १<sup>३</sup>.  
 देव-सख(खिन्+ट्च्)-खं शा.  
 १३, ५, २, १४.  
 देव-सत्य-त्यम् शां. ३, १; शा. २,  
 ४, २, ६; का. १, ३, ३, ६.  
 देव-सूद्-सत्, -सदम् शा. ५, १,  
 २, ६.  
 देव-सव-वः तै. २, ७, ५, १<sup>३</sup>.  
 देव-साक्ष-क्ष्ये तां. ५, ५, १.  
 देव-सुरभि-भिभिः, -भीणि तां.  
 २४, १३, ५.  
 देव-सू(√सू)-सुवः तै. १, ७, ४, २;  
 -सुवाम् तै. १, ४, २, ४; ७, ४, १;  
 ४; -सूः तै. १, ४, २, ४; -सूम्यः  
 शां. १९, ५; -स्वः शां. १९, ५;  
 शा. ५, ३, ३, १३; ९, ४, ३, १२;  
 -स्वाम् शा. ५, ३, ३, १.  
 देवसूवरी-रीः तैआ. १, १, ३;  
 २१, २.

† 'देवविशम्' इति मुपा. चिन्त्यः । श. द्र. ।

देव-सूट(√मृज्)- -ष्टः श. ५, २,  
३,९;१०;५,४,१४;५,११.  
देव-सेना- -नाः शां. २,९.  
देव-सोम- -म् ऐ. ७,११.  
देव-स्थान- -नम् तां. १५, ३, २८;  
३०; आ. २, २, १; -ने तां. १५, ३,  
२९; जैआ. २, १२, १.  
देव-हविस्- -०विः श. ३, ७, ४, १;  
-विः श. ३, ७, ४, २; ६.  
देव-हस्त- -स्तैः श. ५, २, २, १३.  
देव-हित, ता(√धा)- -तम् ऐ. ८, ८;  
शां. ११, ६; श. १२, ७, ३, १४;  
तै. १, ४, २, २; २, ६, १, ४; तैआ.  
१, १, १; २१, ३; ४, ४, ५; -ते  
श. १२, ७, ३, १४.  
देव-हृ- -हृः श. ९, २, ३, २०;  
सं. १.  
देव-हृत- -मः श. ११, ४, ३,  
१९; -मम् श. १, १, २, १२; का.  
२, १, २, ११; तै. ३, २, ४, ४; -मान्  
ऐ. ५, १; शां. २२, ३; श. ७,  
५, १, ३३.  
देव-हृति- -तिः जै. १०६; -तिम्  
तै. ३, ६, २, १; तैआ. ६, १०, २;  
-ती जै. १०६; -ती तै. २, ५,  
८, १०; ३, ६, १३, १.  
देव-हृय- -यम्, -ये श. २, १, ३,  
२; का. १, १, ३, १.  
देव-हुडन- -म् श. १२, ९, २, २;  
तै. २, ४, ४, ८; ६, ६, १; ३, ७,  
११, २; १२, १; तैआ. २, ३, १;  
७, १.  
देवाक्ष(र→)रा- -रा तै. १, ५,  
१२, २.  
देवा(-वऽअ-)-ङ्ग- -ङ्गैः जै. ९.  
देवा(-वऽअ-)-तिथि- -थिः तां. ९,  
२, १९.  
देवा(-वऽआ)-यतन- -म् शां.  
२३, ५.  
√देवाय, देवायु-, देवयत्- -ग्र.   
देवा(-वऽआ-)-युध- -म् तै. २, ५,

६, ४.  
देवा(-वऽआ-)-युध- -म् श. ७, ३,  
१, १०.  
देवावी-देववीत- -ग्र.  
देवा(←व)-वृध्- -धम् श. ११, ७,  
२, ६; तैआ. ३, ४, १.  
देवा(-वऽअ-)-श्व- -श्वाः शां. ५, २;  
तै. ३, ३, ७, ४; गो. २, १, २०;  
-श्वान् तै. ३, ३, ७, ४; -श्वौ  
जैउ. ४, ६, ३, ८.  
देवा(-वऽअ-)-सु- -रम् जै. ९०;  
-राः ऐ. १, १४; २३; २, १५; ३६;  
५, ११; ८, १०; शां. १, २; का.  
१३, ३, ४, १; तै. १, १, ६, १; १०,  
१; २, ६, ६; ३, १, १; ५, २, ३; ६, ३;  
९, १; ६, २, ५; ६, १; ७, १, २; ८,  
३, ३; ३, १, ४, ७; ३, ५, १; ९, ११,  
२; तैआ. ५, ८, १३; तां. ११,  
५, ९; १२, १३, २७; जै. १४;  
१५; १६; २६; ४६; ४९; ६३; ७४;  
१३२; १५५; १८२; १८७; १९१;  
जैउ. १, १५, ४, १; १८, ५, १; २,  
४, १, १; प. १, १; गो. २, ४,  
११; ६, ११; -रान् श. ३, ५, १,  
२१; तै. २, २, ७, २; ३, ३, ३;  
तैआ. १, २७, ४; ५, ११, ६;  
जै. १३६.  
देविका- -काः शां. १९, ७; श. ९,  
५, १, ३९; गो. १, ४, ८; -कानाम्  
ऐ. ३, ४७; श. ९, ५, १, ३४;  
गो. १, ४, ८; -काम्यः शां. १९,  
७; गो. १, ४, ७.  
देविका-हविस्- -विभिः गो. १,  
४, ८; -वीणि ऐ. ३, ४७.  
देवृ- -वृषु मं. १, २, २०.  
?देवेदेव- -वः जै. १४७. C. डि. द्र.  
देवे(-वऽइ-)-द्ध- -द्धः ऐ. २, ३४;  
श. १, ४, २, ५; तै. ३, ५, ३, १.  
देवे(-वऽइ-)-पु- -पुः तां. ८, १, २.  
देवेपित(←व/१इप्)- -तः जै. १५१.  
देश(√दिश्)- -शः तैआ. २, १५, १;

गो. २, २, १५; -शम् ऐआ. ५, ३, ३;  
शां. २७, १; -शात् तै. ३, ३, ३,  
२; -शात्-शात् ऐ. ८, २, २; -शै  
ऐआ. ५, ३, ३; शांआ. १, ५;  
तैआ. २, १७, १ सा. ३, ४, २; ९,  
१; प. २, १०.  
देष्ट्री- -ष्ट्री मं. १, २, १५; -ष्ट्र्यै  
मं. १, ५, ६.  
देष्ण(√१दा)- -ष्णस्य तै. २, ५, ४, १;  
-ष्णैः तै. ३, ६, ९, १.  
देह(√दिह्)- -म् तैआ. १, २७, २;  
१०, ११, २; गो. १, १, ३९.  
देही- -ह्यैः तै. २, ४, ७, ९; ३, १२,  
१, १.  
द्वैयाम्पाति(←द्याम्पात)- -तिः श. ९,  
५, १, ६४; तै. ३, १०, ९, ५; -तिम्  
तै. ३, १०, ९, ३.  
द्वैर्धतमस(←दीर्धतमस्)- -सः ऐआ.  
५, ३, २; -सानि आ. जैआ. १,  
९७.  
द्वैर्धश्रवस(←दीर्धश्रवस्)- -सम्  
तां. १५, ३, २४; २५; -से आ.  
जैआ. १, ४४; -सेन तां. १५,  
३, २५.  
द्वैव(←देव)- -०व शां. १४, ३; -वः  
शां. ३, ८; २६, ५; ६; शांआ. ४,  
१२; श. ६, ६, ४, ५; ६; ८, १,  
१४; ७, ४, २, १७; ९, २, ३, १०;  
३, ४, १५; १६; ४, ४, ८; ९;  
५, १, ११; ५४; २, १३; १४, ४, ३,  
२९; ५, ५, २२; ७, ३, २८; -वम्  
ऐ. १, ३०; ३, ४१; ७, १७; १८;  
२०; ऐआ. १, ४, ३; शां. ५,  
१; १०, ४; १८, ८; श. १, ६, ३,  
३१; ३, २, २, १६; ६, ३, १, ३४;  
६, ४, ५; ८, १, २; ३; ७, १, २,  
१८; २, २, २१; ३, १, १०; ४, २,  
१९; ९, ३, ४, १२; ५, १, ५४;  
२, १३; १०, ५, १, ३; २, ११;  
१३, १, ७, ३; ८, २, २; ४, ९; ३, १;  
६; १४, ३, १, ९; ४, २, ३, १; ३, २८;

७, २, ५; गो. १, २, २३; २, १, १९;  
 ४, ६; -वस्य तां. १३, ७, १४; -वा  
 गो. २, ३, १०<sup>३</sup>; -वा: शां. ५, ६<sup>३</sup>;  
 शा. ७, ४, २, ३४; १३, ४, २, १६;  
 १४, ४, ३, २६; तां. १७, १, १; १७;  
 २४, १८, २; ३; सा. ३, ७, ७, ९,  
 ४; प. २, १०<sup>३</sup>; -वात् शा. ९, ३, ४,  
 १५; १२, ९, २, ३; १४, ५, ५, २२;  
 -वान् शा. १, ८, १, २७; तां. २४,  
 १८, ५; सा. ३, ३, ४; -वानाम् तां.  
 २४, १८, १; -वानि तै. ६, ६, ६<sup>३</sup>; ७;  
 -वाय शा. ७, ३, १, २२; -वे ऐ. ७,  
 १८; गो. १, ३, १९<sup>३</sup>; -वेन ऐ. २,  
 ३८<sup>३</sup>; ७, १८; शा. १४, १, ४, ५<sup>३</sup>;  
 -वेपु शा. १४, ९, १, १९; -वौ शा.  
 ११, २, ४, ७.  
 द्वैवी- वी: ऐआ. ३, २, ५; शांआ.  
 ८, ९<sup>३</sup>; शा. १, ९, १, २७; ६, ४, ३,  
 ९; १४, ४, ३, २७<sup>३</sup>; ८, २, ४; तै.  
 ३, ५, ११, १; तैआ. १, ९, ७; १०,  
 ४१, १; जै. ५८; १४१<sup>३</sup>; जैउ. २,  
 ४, २, १३<sup>३</sup>; -वी: शा. ३, ७, १,  
 २१; ७, ३, ९<sup>३</sup>; ९, २, ३, ८<sup>३</sup>; ११,  
 ५, ९, ८<sup>३</sup>; तै. १, १, १, ४; २, ५, ६,  
 २; ६, १०, २; ३, ६, १३, १; ७, ५,  
 ८; तैआ. ९, १०, २; तां. २५, १४,  
 ३; -वीनाम् शा. ३, ७, ४, १०<sup>३</sup>;  
 -वीभ्य: तै. ३, ७, ११, ३; -वीम्  
 ऐआ. १, ३, १; ३, २, ५; शांआ.  
 ४, ९; ८, ९; शा. ३, २, २, १७<sup>३</sup>;  
 ५, १, ३, ५; तै. १, २, १, १५;  
 तैआ. ४, ३४, १; जै. १४१<sup>३</sup>; जैउ.  
 २, ४, २, १४<sup>३</sup>; प. ५, २; -वीपु तै.  
 १, ६, १, ५; -व्य: शा. ३, ७, ३, ९;  
 ११, ५, ४, १७<sup>३</sup>; १३, ८, १, ५, २, १;  
 -व्ये ऐ. ५, १५; ऐआ. १, ३, १;  
 शा. ३, २, २, १७.  
 द्वैवत- त: दै. २, ४; -तम् ऐ. ३,  
 ११; ७, ११; दै. २, ६;  
 ९; प. ४, ७<sup>३</sup>; गो. १, १, २१;

२४; २९<sup>३</sup>; ३, १६<sup>३</sup>; -तानि तैआ.  
 २, १५, १; प. ४, ४.  
 द्वैवत-प्रतिमा- मा: प. ५,  
 १०.  
 द्वैवराज(←देव-राज्)- म् आ. जैआ.  
 १, ४६<sup>३</sup>.  
 द्वैवल- ल: तै. ३, २, ९, १५; तां.  
 १४, ११, १९; जै. ८६;  
 २०९<sup>३</sup>.  
 द्वैवस्मर- र: शांआ. ४, ४.  
 द्वैवातिथ(←देवातिथि)- म् तां. ९,  
 २, १८; जैआ. १, १६४; आ. १,  
 १६४; २४२.  
 द्वैवानीक(←देवानीक)- म् आ.  
 जैआ. १, १११.  
 द्वैवाप(←देवापि)- प: शा. १३,  
 ५, ४, १; जैउ. ३, ७, ३, २; -पाय  
 जैउ. ३, ७, ३, २.  
 द्वैवावृध(←देव-वृध्)- धाय ऐ. ७,  
 ३४.  
 द्वैवासुर(←देवासुर)- रम् शा. ११,  
 १, ६, ९.  
 द्वैवोदास(←दिवोदास)- स: सा.  
 ३, ५, ५; -सम् तां. ९, २, ८;  
 जै. ६८; ८२<sup>३</sup>; जैआ. १, ५१;  
 १५८; आ. १, ५१; १५९; -सानि  
 जैआ. १, १६१; ३९२; आ. १,  
 ३९२; -से आ. जैआ. १,  
 ३८२.  
 द्वैवोदासि- सि: शां. २६, ५;  
 शांआ. ५, १.  
 द्वैवोवाती: जै. १४७.  
 द्वैव्य- व्य: शा. १, ५, १, ५; २, ६,  
 १, ३९; ६, ८, १, १४; का. १, ६,  
 १, २६; तै. १, २, ६, ७; ३, ७, १०,  
 २; तैआ. ३, ५, १; -व्यम् ऐ.  
 २, २; ३, ३८; शां. ८, ७; शा.  
 ७, ३, १, ३४; तै. १, २, १, १५;  
 २, ७, १३, ३; ३, ७, ६, २; ८,  
 १०, ३; जै. १२९<sup>३</sup>; १६८<sup>३</sup>; २०२<sup>३</sup>;

-व्यस्य शा. १३, ४, २, १३; तै.  
 २, ८, ६, २; ३, २, ३, ८; -व्या ऐ.  
 २, ४<sup>३</sup>; शा. १०, ५, १, १; तै. २, ६,  
 ७, ४; ८, ३; १०, ४; ११, ६; १७, ५;  
 २०, ३; ३, ६, २, २; ३, ३; १३, १;  
 १४, २; ७, १०, ५; तां. १२, ११,  
 २; १५, ५, २; -व्या तै. २, ६,  
 १२, ४; १८, ३; -व्या: शां. १०,  
 ४; तै. ३, ६, ६, १; -व्या: ऐ. २,  
 ६; शा. १, ८, १, १०<sup>३</sup>; २१<sup>३</sup>; २७<sup>३</sup>;  
 ३, २१; ९, १, १; २, १८; २, ५, २,  
 ४२; ४४; ६, १, ४५; ४७; का. १,  
 ५, १, ३७<sup>३</sup>; ६, १, ३०<sup>३</sup>; तै. ३,  
 ३, ८, ११<sup>३</sup>; ५, ७, ५; ८, ३;  
 १३, ३; ६, ११, ४; गो. २,  
 ६, ९; -व्यात् जै. १६८<sup>३</sup>; -व्यानि  
 तै. २, ८, २, ४; -व्याय शा. १, १,  
 ३, १२<sup>३</sup>; ९, २, ३, १०; का. २, १,  
 ३, ७<sup>३</sup>; तै. ३, २, ३, १; ५, ५;  
 -व्यास: ऐ. २, २७<sup>३</sup>; -व्ये तै.  
 ३, ७, ५, ११; -व्येन ऐ. २, २;  
 शा. १४, १, ४, ६<sup>३</sup>; तै. २, ८, ४,  
 ७; ३, ६, १, १; ७, ६, ११.  
 द्वैहिक(←देह)- क: ऐआ. ३, २, ३;  
 शांआ. ८, ३; -कम् शांआ. ८, ७.  
 दो, दीर्घां शा. १४, २, १, १०;  
 दायात् तै. ३, २, २, ४. दित- पद्र.  
 दोग्धोस्(←दुह्) शा. १, ७, १,  
 १५.  
 दोग्धी- ग्धी शा. १३, १, ९, ३<sup>३</sup>; तै.  
 ३, ८, १३, १<sup>३</sup>.  
 द्रोह्व, वा- व: -वाइव जै. १३.  
 दोप-पत्ति- ति: गो. १, १, २८.  
 दोपन्- दो: ऐ. ७, १; ऐआ. १, २,  
 २; शा. १०, २, ६, १४; ११, ५,  
 २, २; ६; गो. १, ३, १८; दोपणी  
 ऐ. २, ६; तै. ३, ६, ६, ३; दोग्घा:  
 शा. ३, ८, ३, १७; १९; २७<sup>३</sup>.  
 दोर्वाहव- वाणि शा. ८, ३, ४, ४; ४,  
 ३, १०.

दोषा ऐं. ५, १३; २१.  
 दोषा-वस्तु(√वस्) - वस्तु: श. २, ३, ४, २८; का. १, ४, १, २२.  
 दोह(√दुह्) - ह: शां. २७, ३; श. १, ५, २, २०; ८, ७, ३, २१; तां. २५, १, १३; २, ५; जै. ८९; आ.जैआ. १, ६०; -हम् श. १, ५, २, २०; १४, ३, १, ३१; तै. ३, ७, ९, ४; तैआ. ४, २१, १; गो. २, ३, ९; -हा: तै. १, १, १०, २; २, २, ९, ९; -हानाम् तां. २१, २, ५; -हानि तां. २१, ५, -हाय श. ४, २, ४, २१.  
 दोह-स्व- -म् तां. २१, २, ५.  
 दोह-पवित्र- -त्रे तै. ३, ७, ४, १४.  
 दोहादोहीय- -ये आ.जैआ. १, ४६७  
 दोहन- -नेन श. ९, २, ३, ३०.  
 दोहनी(य→)या- -या: शां. ८, ७.  
 दोहमान- -म् तै. ३, १२, ३, ४.  
 दोहयित्वा श. १, ७, १, १८; ११, ६, २, ४.  
 दोहित- -त्तम् शां. ४, २; श. १२, ४, २, ३; -ते शां. ४, २.  
 दोहिन्- -ही प. ४, १.  
 दोह्यमान,ना- -न्तम् श. १२, ४, १, ६; २, २; -ना श. १२, ४, १, ९; १२.  
 दौष्यन्ति- -न्ति: ऐ. ८, २३; श. १३, ५, ४, ११; -न्तिम् ऐ. ८, २३; -न्ते: ऐ. ८, २३.  
 दौषार्दि (←दुर्दार्दि,आ/ऋध्)- -र्ध्वं तै. ३, ७, ११, ३.  
 दौरित्- -म् श. ९, ५, २, १.  
 दौर्ग (←दुर्-गह्)ह- -हे श. १३, ५, ४, ५; -हेण श. १३, ५, ४, ५.  
 दौष्कृत्य- -म् तां. १, १, ३.  
 दौरेश्रवस् (←दूरे-श्रवस्)- -स: तां. २५, १५, ३.  
 ?द्यान्या जै. १५६.

द्यावा ऐ. ४, २७; ३०; ५, ५; शां. ९, ३; २०, २; शांआ. २२, १; ९; तै. २, ८, ४, ८; ९, २; जै. २०९.  
 द्यावा-ज्ञामा- -मा वा. ६, ७, २, ३.  
 द्यावा-पृथिवी- -वी ऐ. १, २१; २९; २, ४१; ३, २९; ४, १०; २७; ३२; ५, २; ८; १८; ऐआ. १, ३, ८; ३, २, ३; ५, १, १; शां. ३, ८; ४, १४; ५, २; ८, १; ६; १६, ३; १८, २; १९, ९; २०, ३; ४; २१, २; ४; २२, २; २३, ३; २४, ९; २६, २; १२; शांआ. २, १८; ८, ४; श. १, १, ३, ४; २, १, १६; ४, ५, ४; ८, १, २९; ४१; ३, १२; ९, १, ४; २०; २, ३, ४, ३७; ३, १, ४, १५; ६, १, २१; ८, २, १६; ३, ३१; ४, १७; ९, ४, १८; ४, १, २, १६; ५, १६; ३, १, २२; २, १२; ४, १०; ५, ७, २; ५, १, ५, २६; ३, ५, ३६; ६, ३, ३, ६; ४, ४, २; ४; ७, २, ३; ७, ३, १, ३०; ५, २, २७; ८, ३, १, ८; ४, १, ३; ३, १६; ६, १, १७; ७, १, ६; १०, ३, २, ४; ५, ४, २; ११, ५, ७, २; १३, ३, ८, ६; ५, १, ११; १४, १, २, ९; २, १, १६; २, २६; ३६; ५३; ६, ८, ३; ४; ७; ९, ४, २० तै. १, १, ३, २; २, १, १८; २; ३; ४, ८, ३; ६, ३, ८; ६, २; ७, ६, ६; २, ४, ८, ५; ६; ५, २, ३; ६, २; ७, ३, २; ८, २; १३, ३; १७, ३; ८, ४, ३; ६; ७; ७, १; ४; ८, ९, ६; ७; ३, २, ४, ७; ६, २; ५, ८, ३; १०, १; ५; १३, ३; ६, ३, ४; ७, ७, १; ९, ९; तैआ. १, ७, ६; २, १३, १; ४, ९, ३; २०, २; ५, १, ५; ८, २; १०, १, ३; ४; तां. १४, २, ४; १५, ४, ८; जै.

२०९; जैउ. १, १, ५, ५; ८, १, ५; १६, १, २; मं. २, १, १०; -व्री तै. २, ४, ७, ८; ५, २, २; ८, ४, ७; ८; ३, ५, १०, १; ७, १२, २; तैआ. २, ३, १; ४, २, २; ५, २, ७; -वीभ्याम् ऐ. १, १६; २६; श. २, ५, १, १७; ३, १, ३, २५; २६; ४, ३, २१; ८, ४, १७; ९, ४, १८; ४, २, २, १५; ५, ३, ५, ३६; ११, ५, ४, ४; १४, २, १, १६; २१; २३; २७; ३६; का. १, ४, ३, १४; तै. १, ६, २, ५; ६, ३; ३, २, ३, ५; तैआ. ४, ८, ४; १०, १; ३; ५, ७, ७; ८, ८; गो. २, २, ४; -व्यो: ऐ. १, २६; ८, ९; शां. ३, ८; शांआ. ७, ४; श. १, ९, १, ४; २, १, १, ६; ४, ३, १; ८; १०; ४, ३, २, १२; ६, ३, ३, ६; १०, ५, ४, २; १२, ८, ३, २२; १३, ३, ४, १; का. १, १, १, ४; ३, २, १; १०; तै. १, १, ३, ३; २, ५, २; २, ६, ५, ६; ३, २, ३, ५; ४, ७; ६, २; ३; ७, २, २; तैआ. १०, १, १४; जैउ. ४, ११, ५, १४; जैआ. १, ३७८; आ. १, ३७८; २, २०, ७; मं. २, २, ६; -व्यौ ऐआ. ३, १, २; शांआ. ७, ४; का. १, ४, १, २६; २, १, ३, २; ४, १५; गो. २, १, २०.  
 द्यावापृथिवीय,या- -य: शां. ४, १४; ५, २; गो. २, १, १७; -यम् ऐ. १, २९; ३, २९; ४, ३०; ३२; ५, २; ५; १३; १७; १९; २१; २६; ऐआ. १, ५, ३; शां. १६, ३; ४; १८, २; १९, ९; २०, २; ४; २१, २; ३; ४; २२, २; २३, ८; २५, ९; २६, १०; १३; १७; शांआ. २, १८; श. ११, ५, २, २; १३, ५, १, ११; तां. १४, २, ४; -यस्य शां. १८, ३; -याम् ऐ. १, १६;

† साम. १, २, २, ४, ३; अत्र पपा. 'दोषा । उ' इति विचिच्छेद् तथैव च विवरणकारो व्याचख्यौ ।

परमपरायपरकः 'दोष-' शब्दोऽयमिति व्याचक्षाणस्य सा. इत्यस्थानगलः प्रलाप एव †=दौष्यन्त- । 'दौःप-' इति श.

मुपा. । †व्यवहितायामपि सहचरदेवतायां दिवो द्यावादेशः पा. ६, ३, २९; सा. ऋ. १, ६१, १४; ऋ. ।



शां. ८, १; -ये ऐ. ४, १०.  
 द्यावापृथिव्यां-व्यां-व्यः श. १,  
 ८, १, ४, १; २, ४, ३, ८; ५, १, १७;  
 ७, ५, १, १०; का. १, ३, २, ८; ४,  
 ३, १४; तै. १, ६, २, ५; २, ७,  
 ३, २; -व्यम् श. २, ४, ३, ८; ४,  
 ३, २, १, २; १, ५, ३, ५; १, ३, ३, ८,  
 ६; तै. २, १, ७, १; ८, २; गो. १,  
 ३, १, २; -व्यया श. ७, ५, १, १०;  
 तै. ३, ७, २, २; -व्याम् श. १, ३,  
 ३, ४, १; तै. १, २, ५, २.  
 द्यावा-भूमि-मी तैआ. १, १०, २.  
 द्यौः-→द्युः जै. १७६.  
 द्यु-क्ष-क्षम् श. २, ३, ४, ३७; का.  
 १, ४, १, २६; जै. १९९.  
 द्युः-पृथिवी-व्योः तैआ. १, १०, ४.  
 द्यु-सत्-त् ऐ. ४, ११; श. १, १, ४,  
 ३, १९; तै. २, ७, ५, २; ८, ९, १;  
 ३, २, ५, ९; -त्स इव ऐ. ४, ११;  
 -न्तम् श. १, ३, ४, ६; ४, १, ११;  
 २, ३, ४, २१; का. १, ४, १, १६;  
 तै. २, ५, ४, १; ३, ३, ६, १०.  
 द्युसत्तम-मः तां. १, ३, ३, १;  
 -मम् श. २, ३, ४, ३१; का. १,  
 ४, १, २, २; -मा श. ६, २, १,  
 ३२.  
 द्युन्, म्ना-न्तम् श. २, ४, १, ८; ९;  
 ३, १, ४, १८; १९; ६, ६, १, २१;  
 का. १, ४, २, ४; तै. २, ५, ८, १;  
 ६, ९, १; ८, ५, ९; तैआ. ४, ३, २;  
 तां. १, ३, ५, २; १, ४, १, २; -म्ना  
 जै. २१२; -म्नानि तै. २, ४, १,  
 १; ५, २, ४; आ. १, २, ६९; -म्नाय  
 ऐआ. ४, १, १; तै. १, ४, ४, ९;  
 तैआ. ४, १०, २; ७, ८, ६; -म्ने  
 शां. १, ३, ३; श. ७, ५, १, ३१;  
 -म्नेन श. ५, ४, २, २; तै. १, ७,  
 ८, ३; २, ४, ८, १; -म्नेभिः तै. २,  
 ४, ३, ८; -म्नैः तै. ३, ११, ३, १;  
 जै. २१२.

द्युमिन्-म्नी तै. १, ५, ८, ३; २,  
 ४, ३, ८.  
 द्युमिनी-नीः श. ५, ३, ५, १९;  
 तै. १, ७, ६, ४.  
 द्युमनो(त्रस्/१दा)दा-दाः  
 तैआ. १०, ६, ३, १.  
 द्युत्, द्योतताम् श. ८, ६, ३, २१;  
 अद्युत्स इव तां. २०, १४, २.  
 द्योतयति प. २, १; २; अदिद्युत्  
 श. ३, ३, २, १२.  
 द्युत्-त्तम् श. २, ३, ४, १५; का.  
 १, ४, १, १२.  
 द्युत्घा(त्सया)मन्-मा तै. २,  
 ८, १, २.  
 द्युतान-नः श. ३, ६, १, १६; तैआ.  
 ४, ६, २, ५, ५, २; तां. ६, ४, २;  
 १७, १, ७; -नस्य तां. ९, ९,  
 १३; जैआ. १, ३, ३५; आ. १,  
 ३, २४.  
 द्योतमा(न→)ना-नाम् शां. २, ५,  
 ७; तैआ. ३, ११, ११.  
 द्यौ-→द्यवि तै. २, ८, ६, ५; द्यवी ऐ.  
 ५, २, १; शां. २, ६, १, ७; द्याम् ऐ. १,  
 ९; ३०; ४, ३, २; ५, २, ५; ऐआ. १,  
 ५, २; शां. ९, ६; २, २, २; २, ४, ९;  
 शांआ. ९, ७; श. १, २, ४, १९;  
 ३, ३, ४, २; ६, ४, १, ३; ७, १,  
 १४; ७, ४, १, १९; २०; ८, ७, ३,  
 १३; ९, २, ३, २७; का. २, २, २,  
 ११; तै. २, ४, ४, ३; ५, २; ४;  
 ६, १, २; ५, ४, ३; ७, १, ५, २; ८, ६,  
 २; ३, १, २, ८; ५, ७, २; ६, १, ३, १;  
 ७, २, ४; १, २, ४; तैआ. २, ६, २;  
 ३, ४, १; ६, १, ४; ६, १; ७, ३; ८,  
 १; तां. ९, ९, १, २; जै. १,  
 ९, २, ७; ११; गो. २, ४, १, ५;  
 द्यावः ऐ. ५, १; शां. २, २, ४; २, ५,  
 ६; तैआ. १, ५, ५; जै. १, १०, २,  
 १; २; द्यौः ऐ. १, १६; २, १;

३, ६; ३, १; ४, ८; ४, १०; ५,  
 ३, १, २; १९; २, ५; ७, ६; ८, २, ७;  
 ऐआ. १, ४, ३; २, १, २; ७, ४,  
 १; ३, १, १-४; ५, १, १; शां. ८,  
 १; २, ५, ६; २, ६, १, ३; १, ४; १, ६;  
 २, ७, ५; शांआ. १, ५; ७, २; ४, ५;  
 ६; १, १; १, ६; ८, ७; १, ०, ४; श. १,  
 २, १, १, ७; ४, १, ६; १, ७; ४, १, ९; ३,  
 २, ४; ४, १, २, २; ७, १, १, १; ८, १,  
 ४, १; २, १, १, ६; ४, २, ८; २, १,  
 १, ६; ३, ८, ३, २; ४, ५, २, १, ८;  
 ३, ३; ६, ५, १; ५, ३, ५, २, ९;  
 ६, १, २, ३; ३, ३, १, २; ४, १, ८;  
 ९; ५, २, ५; २, २; ७, २, २;  
 ३, २; ४, ५; ८, १, १, १; ७, १, २, ७;  
 १, २, १, १; २, ३, १, १; ९; २, ७; ४,  
 १, ९; ५, १, २; १, ०; २, ५, ६;  
 ८, ५, २, ३; ९; १, २; ३, ५; ४, १, २;  
 ६, १, ५; ३, १, ४; २, ३; ७, १, ७; ९;  
 १, ७; ३, ९; १, ३; २, ०; ४, १, ४; ९, १,  
 २, ३, ७; २, ३, १, ४; ३, ५; ३, ९; ३,  
 १, ३; ६; २, १, ५; १, ०, १, २, २; ५,  
 ४, ३; ६, ४, १; ५, ३; १, १, १, ६, ३;  
 २, १; २, ४, ३; ७, ६; ५, ८, १; ६,  
 ३, ६; ७, २, ६; ८, २, १; १, २, ३, ४,  
 ७; ४, १, १, १; ८, २, १, ०; ३, ६; १, ३,  
 २, ६, १, ४; ५, २, १, ७; ६, १, १, ०;  
 १, ४, १, ३, २, ९; ३, २, ८; ४, ३,  
 १, ९; ५, २, ३; ६, ९, ४; ८; ८, १, ५,  
 १, ९, ३, १, २; ४, १, ९; २, १; का. १,  
 १, १, ४; ४, २, ५; २, १, १, ०; २, १,  
 ४, १, ६; २, २, ९; १, १; तै. २, १, ५,  
 १; २, ९, १; ४; ३, ३, १; २; ९, ४, ४,  
 २, ८; ६, ९; ७, ८, २; १, ५, ३;  
 १, ६, २; ३; ८, ६, ५; ७, २; ३, २,  
 ३, २; ९, ३; ३, ९, ४; ७, १, ९; ४,  
 १, ५; ५, ४; ६, १, ५; ७, ५; ७; १, २;  
 १, ०, ३; ९, ४, ८; ५, २; १, १, १, १, ०;  
 तैआ. १, १, ०, १; १, ३, २; २, ५, ३;  
 २, ६, २; ३, २, १; ७, ३; १, २, ६;

†'द्या' इति मुपा. स्वरधिन्यः । विवस्व दि. द्र. । †उकारान्त द्युशब्दस्य सकारोपजन इति भा. । †पा. ७, १, ९० द्र. ।

४, १, १; १३, १; ४१, २; ४; ४२, ३; ५; ६, ५, २; ७, ३, १; ७, १; १०, १०, २; ४९, १; ६३, १; तां. १०, ४, १; १५, ४, ८; १६, १०, ८; ११, ४; १२, १२, ७; २०, १४, २; १५, २; ११<sup>३</sup>; २१, २, ७; ३, ७; जै. २१२; जैड. १, १, १, ५; २, १; १३, २, ४; ५<sup>३</sup>; १५, ३, २; ३, १, ४, २; ९; ५, ७, २; ४; ४, ११, १, ११; १२, १, ११; १२<sup>३</sup>; सा. १, १, ५; सं. ४; मं. १, १, १२; ३, ७; प. १, २; ४, १; ६; गो. १, १, २९; ३३<sup>३</sup>; २, ९; १२; १६; २४; ३, १४; ५, १५; २५; २, २, ७; ३, २; ६, ११; द्यौःऽइव ऐआ. ५, १, १; श. २, १, ४, २८<sup>३</sup>; का. १, १, ४, २५; तैआ. १, २, ४; ४, ५, ७.  
 द्यौर्लोक-कः श. १४, ६, ६, १; -कम् श. १४, ६, १, ९; -के श. १४, ६, ६, १.  
 द्यौः(-ऽस्था)-स्थान-ने गो. १, २, १.  
 द्यौत(←द्युत्?) -ते आ. १, २६४; ५२७; २, १०, १; जैआ. ५७२<sup>३</sup>.  
 द्यौतान(←द्युतान)-म् तां. १७, १, ६.  
 द्रप्स-प्सः ऐ. १, २२; ६, ३६; श. १, २, ४, १९<sup>३</sup>; ४, २, ५, २; ७, ४, १, २०<sup>३</sup>; ८, २, १, १०; का. २, २, २, ११<sup>३</sup>; तै. ३, २, ३, ५; ७, १०, १; तैआ. १, ६, २; ३; ६, ६, १; गो. २, २, १२<sup>३</sup>; ६, १६; -प्सम् श. ७, ४, १, २०; तैआ. ६, ६, १; -प्सस्य ऐ. १, २०; शां. ८, ५; -प्सान् श. ६, १, २, ६; ७; ८.  
 द्रप्स-व(त्→)ती-तीभिः गो. २, ४, ७.  
 द्रप्सिन्-प्सिऽइव श. ११, ४, १, १५<sup>३</sup>.  
 द्रवण(√हु)-णे तै. २, ७, ७, ७.

द्रवत्-न् तै. ३, १०, १, ४; -न्तम् जै. १५६; जैड. १, २, १, ७; -न्ता श. ४, २, १, १२.  
 द्रवन्ती-म् तां. १२, ५, २५; १३, ६, १५.  
 द्रवदि(-द्ऽइ-)-ड-डम् तां. १०, ११, १; ११, ४, ११; -डेन तां. १०, १२, ४.  
 द्रविण-ण तैआ. ४, १८, १; -णम् ऐ. २, २; ४, ११; ७, ५<sup>३</sup>; शां. २५, ५; श. ४, ४, ४, ९<sup>३</sup>; ५, ७, ८<sup>३</sup>; ५, ४, १, ३-७; ६, ३, ३, १३; १४; ८, २, १, ७; ५, १, १०; ११; १४, ९, ४, ६; तै. २, ८, १, ४; २, ४; ५, २; ६, ४; ७, ३; ३, ७, ४, १५; १३, ४; तैआ. १, ३०, १; ६, १, ३; ७, १०, १; आ. जैआ. १, ५५; मं. १, ६, ३३; प. १, ५<sup>३</sup>; गो. २, २, १२; -णस्य जैआ. २, २२, ५; -णा ऐ. २, २; श. ८, २, १, ७; तै. २, ८, ४, ४; ३, ६, १, १; मं. २, ३, ५; गो. २, ४, १७; -णानि शांआ. ४, ११; -णे गो. २, ३, १२; -णेन तैआ. १०, ३९, १.  
 द्रविण-वत्-त् तां. ७, ७, १९.  
 द्रविण-विष्पर्धस्-र्धसी आ. २, १३, १.  
 द्रविण-स्तव-चात् जै. २५०<sup>३</sup>.  
 द्रविणस्यु(√द्रविणस्य)-स्युः तै. ३, ५, ६, १.  
 द्रविणो(-णस्ऽइ-)-द्, द्स्, द्वा-दाः ऐ. ३, ३५; श. ६, ३, ३, १३; १४; ७, २, ३<sup>३</sup> तै. ३, १०, १, ३; तैआ. ४, ७, ४; तां. १७, १, १०; १२; १८, १, ४.  
 द्रव्य-व्यः शां. १०, २<sup>३</sup>.  
 द्रष्टव्य(√दृश्)-व्यः शांआ. १३, १; श. १४, ५, ४, ५; ७, ३, ६;

-व्यम् श. १४, ७, १, २३; ३, १६.  
 द्रष्टुम् श. २, २, ३, १; ४, २, ४, ९; का. १, २, ३, १.  
 द्रष्टु-ष्टा ऐआ. ३, २, ४; शांआ. ८, ७; श. १४, ६, ७, ३१<sup>३</sup>; ७, १, ३१; -ष्टारम् शांआ. ५, ८; श. १४, ६, ५, १; -ष्टुः श. १४, ७, १, २३; ३, १६; -ष्टु श. १४, ६, ८, ११<sup>३</sup>;  
 द्रा, द्रापपति श. ९, १, १, २४.  
 द्विद्रापपति श. ९, १, १, २४.  
 द्रापि-पिः, -पे श. ९, १, १, २४.  
 द्राधीयस्(←दीर्घ)-यः ऐआ. १, ५, १; श. ७, ३, १, १०; तैआ. ६, १०, २<sup>३</sup>; -यसा श. ७, ३, १, १०.  
 द्राह्यायण-णः, -णात् वं. १.  
 दु, द्रवति शां. ११, ५; गो. २, ३, ११;  
 द्रवतः श. ५, १, ५, २०; द्रवन्ति ऐ. ८, ११<sup>३</sup>; दुद्राव श. १, ६, ३, ७<sup>३</sup>; ५, ५, ४, ८<sup>३</sup>; अद्रवत् श. ५, ५, ४, १०<sup>३</sup>; अद्रवत् श. १, ६, ३, ७; जै. ५३; जैड. १, २, १, ६; ८, २, ६<sup>३</sup>; अद्रोप्यत् श. ५, ५, ४, ८.  
 द्रवण-द्रवत्, द्रविण, द्रव्य-, गद्र. हुत्वा श. ३, ९, २, १; ३, १२; १८.  
 दु-पद्-दात्ऽइव श. १२, ९, २, ७; तै. २, ४, ४, ९; ६, ६, ३. द्रूपद-अद्र.  
 दुह, दुहति तैआ. १, ६, ३; गो. २, २, २; दुहसि श. २, ३, ४, ३८; का. १, ४, १, २७; दुद्रोह जै. १३०; दुहयेत् ऐ. ८, २३; श. ३, ४, २, ९; सं. ३; दुहयेः ऐ. ८, १५; दुहयेयम् ऐ. ८, १५; दुह्यात् गो. २, २, २; दुह्याताम् तैआ. १, ६, ३; अदुहःऽअदुहः तां. १२, ६, ८.  
 दुह-हुः शांआ. ७, १४; तै. २,

'द्योते' इति मुपा. । † क-कसुन्-विच्-प्रत्ययभेदात्त्रिविधं प्राति. ज्ञेयम् ष् तव्यप्रत्ययः । 'व्य-' इति

Mw. इत्यस्य मुपा. -स्वरविरोधाच्चिन्त्यः । § तृतीये परे 'द्' मुपा. स्वरः प्रामादिकः ।

५,३,६;६,१;३.  
 द्रोणघण्ट्य- म् ऐ. १, २४; श. ३,  
 ४,२,९; जै. १०१.  
 द्रुपद- द्रुस्य जै. २०९. द्रुपद- गद्र.  
 द्रोण- णः तै. २, ४, ७,२; -णानि  
 तां. ११,३,१.  
 द्रोण-कलश- शः श. ४,३,१,६;  
 ४,३,४; ५,५,११; ८,५; तां. ६,  
 ५,१; ६;७; १५; १८;६,१; जै.  
 १२८; -शम् ऐ. ७, १७; ३२;  
 श. ३, ६,३, १०; १३; ४,४,३,  
 १०; ५,६,४; ८,५; तां. ६, ५,  
 १४; १५; १७; २०; २१; ६, १; ५;  
 ६; जै. ७५; -शात् श. ४,३,१,  
 ६; ५,६; -शौ श. १, ६,३,७; ८;  
 ४, ४,३,४; ५,५,११; ५,५,४,  
 ८; ११, ५,५,११; गो. २, ४,६.  
 द्रोण-चित्त(√१चि)- -त्तम् श. ६,  
 ७,२, ८.  
 द्रव्-(द्रुडअ)-ञ- -ञः श. ६, ६, २,  
 १४.  
 द्रन्द्- -द्रम् ऐ. २,२७; ३,५०; शां.  
 ३,९; ७,१०; ८,७; १४,५; २६,  
 ७; २९,३; ८; श. १,१,१,२२;  
 ९,२,६; २, ३,१, २३; ३,८,४,  
 ७; ९,३,३४; ४, ३,१,३; ५,१,  
 ३,९; २,५,८; ३,३,१४; ६,२,२,  
 २; ८,४,४,५; ६,२,१७; १०,५,  
 २,८; ११,१, २,६; ७; १४,१,३,  
 १; का. १,३,४,४; ५; ६; २,१,  
 २,१; २; तां. २४, १२, ४; जै.  
 १२७; गो. २, ४, १५-१७;  
 -न्द्रस्य गो. २, ४, १५-१७;  
 -द्वात् ऐ. ३, ५०; -द्वाणि  
 शांआ. ३,४.  
 द्रन्द्वा(-न्द्रऽणआय)घा- -घायाः सा.  
 २,६,२.  
 द्रन्द्वा- -न्द्रिनः तै. ३, ९, ९, ३;  
 -न्द्रिभ्यः श. ९,१,१,१७.  
 द्रय-,द्वा-,द्वि- भद्र.

द्वा- → द्वाः ऐआ. २,४,३; श. १४,३,  
 १,१३; ०द्वाः तै. ३, ६, ३, ३; द्वारः  
 श. ११,४,४,१; तै. २, ६, ७, ३; ८,  
 २; १०,१; १४,१; १७,४; २०,  
 १; ३, ६, १३, १; १४, १; १२, २, ९;  
 ४, ७; द्वारम् ऐ १, ३०; ३, ४२;  
 शां. ६, १३; शांआ. ३, २; श.  
 १, ६, १, १९; २, ३, ३, १४; ४,  
 ६, ७, ९; १०; ६, ६, २, ४; ११, ५,  
 ३, ७; १३, ८, १, ५; तै. ३, १२,  
 ३, ४; जै. ४, ८, ४, ५; ७; ५, २;  
 गो. २, १, १; द्वारा ऐ. ऐआ. २,  
 ४, ३; ५, १, ३; शां. ९, ६; २७,  
 ६; श. २, ३, ३, १४; ३, ५, २, १३;  
 ५, १, २, १६; २८; ६, ६, २, ४; १०,  
 २, ३, १; १३, ४, १, ८; ५, २, ११;  
 ८, १, ५; १४, १, ३, ७; प. १, ४;  
 द्वारि श. ११, १, ३; द्वार्यः तै.  
 ३, ४, ६, १.  
 द्वार- -रा तै. २, ५, ४, ४; -राणि  
 श. १, ६, १, १९; सा. ३, ९, १;  
 -रे श. ३, २, ४, १५; ४, ३, ५, ९;  
 १९; -रेण श. ४, ६, ७, ९; १०;  
 ११, ४, ४, २-७; -रौ शां. २५,  
 २; २७, ५; शांआ. १, २; तां.  
 १, ५, १.  
 द्वार-गोपा- -पौ शांआ. ३, ३; ५.  
 द्वार-प- -पः ऐ. १, ३०.  
 द्वार-पिधान- -नः श. ११, १,  
 १, १.  
 द्वि- → द्वयोः ऐ. १, ५; १६; १९; २९;  
 ६, २३; ७, ५; ऐआ. १, ४, २; ५, १,  
 ४; शां. ८, ४; ९, ३; श. २, ४, ४, ५;  
 ११, ५, २, ७; ८; १२, ८, २, ११;  
 का. १, ३, ४, ३; ६, २, ८; तै. २,  
 १, ५, ४; तैआ. १, १२, ५; तां.  
 १४, ९, ३३; जै. १३९; जै. १,  
 १८, १, १०; आ. २, २३, १९;  
 गो. १, २, १५; २, ४, १३; ६, १०.  
 द्वयोःऽद्वयोः जै. ३, १, ४, १०; द्वा

ऐआ. १, १, २; द्वा३ तां. २०,  
 १६, ६; द्वाभ्याम् ऐ. १, ६; १२;  
 २, ३७; ३, ४; ४, २४; ऐआ. १,  
 ४, २; शां. ६, ४; ८, ७; १८, ५;  
 २७, १; शांआ. २, ४; श. १, २,  
 ४, २; २, ६, १, २६; ३, ३, २, १३;  
 ८, ४, १०; ४, ४, १, १५; ५, ८, १६;  
 ६, ३, १, २३; ३, २१; ४, १, ३;  
 १२; २, ७; ४, १८; ५, १, ८; १२;  
 ४, ९; ६, २, ७, ३, १२; ८, २, ५;  
 ९; ७, १, २, २२; २, २, ५; ३, १,  
 ४६; ४७; ४, १, २१; २, १५;  
 २१; ५, १, ३१; ३२; ९, २, १, १६;  
 ३, १९; ३३; ३५; ४७; ४, ४, १४;  
 १०, ४, ३, १३; १४; २०; ५, २, ८;  
 ११, १, २, ९; २, ३; ३; ५, २, ८;  
 १२, २, ३, ३; १३, २, १, ५; १४,  
 ६, ८, २; का. १, ६, १, १६; २, २,  
 २, १; तै. १, ५, १२, २; ७, ४, ४;  
 ३, २, ५, १; ३, ९, २; ८, १५, ३;  
 १६, १; तैआ. १, ११, ८; तां. ४,  
 १, ११; ४, ११; ९, २१; ६, १०,  
 १४; २०, १२, २; जै. ४८; १४७;  
 गो. १, ४, २३; २, ७; ३, ६; १७;  
 ५, ९; ६, ५; द्वाभ्याम्ऽद्वाभ्याम्  
 श. ८, ७, ४, ९; द्वाभ्याम्ऽद्व श.  
 ४, ५, २, २; द्वे ऐ. ३, ११; २३; ३५;  
 ४, १, ३; १०; २८; ६, ८; २३;  
 २४; २८; ३०; ७, ३३; ऐआ. १,  
 १, १; २; ४; २, २; ३; ३, ५; ७;  
 ८; ३, १, २, ५, १, ३; शां. २, ३;  
 ६, ११; ८, ५; ९, ३; १५, ४; १७,  
 १; १८, ३; २०, ३; २२, १; २३,  
 ८; २५, ८; २६, ९; १६; १७; २७,  
 २; ३; ४; ३०, ४; ७; शांआ. १,  
 २; ७, ४; श. १, १, ३, २; ३; २, २,  
 ४; ३, ४, १०; ५, ४, ८; १३; ६,  
 ३, २६; ७, २, १०; ८, १, ३६; २, १,  
 २, २; ४, १४; २, ३, २६; २७; ३,  
 ३, ९; १९; ४, २, ११; ४, ६;

† 'द्रष्टव्य' इत्यत्र द्वि. द्र । ‡ सुपा. चिन्त्यः ।

७-१०; ५, २, ५; ३, ६; ६, १,  
 २६; ३, १, ३, २, ५; २, १, १; ३, ४,  
 ८; ५, १, ३, १; ८, १, १, १; ७, १, ३,  
 १, ५; २, ५, ३; ३, ४, १, १; ५, २, २;  
 ८, १, ६, ५, ३; ९, २, ४; ५, १, ३,  
 ९; ५, २, १; २, ५, ८; ३, १, १, ०; ६,  
 ७, १, २, ४; ७, १, १, १, ८; २, ९;  
 ३, १; ३, ३; २, १, ८; २, ०; २, २; ३, १,  
 ३, ८; ४, ३; ४, १, ३, ६; २, १, ६;  
 २, ९; ४, ०; ५, १, २, ५; ८, १, ४, ४;  
 २, १, १, ६; ३, २, ५, ६; ४, ५;  
 ४, १, १, ६; १, ७; २, ०; २, ३; २, ५; २,  
 १, ४; ३, ९; १, १; १, ४; १, ६; १, ९; ४,  
 ४-७; ७, १, ६; २, १, ७; ९, १, १,  
 ४, ३; ३, ३, १, ८; ४, ४, १, ३; ५, १,  
 ३, १; १, ०, २, ६, १, ४; ४, १,  
 १, ७; ३, १, ३; ५, २, ८; ४, ५; ७;  
 १, २; १, ५; १, १, २, ६; १, ३; २,  
 ५, २; १, २, २, १, ६; ७; १, २; २, २;  
 ३, २, १; ७, ३, ७; १, ४; ८, १, २, १;  
 २, ३, ५; ९, १, १, ०; १, ३, ५, १, ३;  
 १, ७, ४, ३, १, ३; ५, ३, १; ७, १, ९;  
 ३, १; ८, ६, ४; ५; ९, १, ४; का.  
 १, १, २, १; ४, १, ४; २, ३, २, ३;  
 ३, ३, १, ०; ४, ४; ५; ६; ५, १,  
 ४; २, ५; ६, १, १, ६; २, १, ३,  
 १; तां. १, २, २, २; ४, २, ३; ६,  
 ९, ३; ८, १, ०, ३; २, १, ३, ८; ९; ४,  
 ५; ५, ५, ३; ६, ३, ५; ७, १, २, २;  
 १, ८, २; ८, ४, ८; ३, २, ७, ४; ७, ७,  
 १, १; १, ०, ९, १, ३; तां. १, ३, २,  
 २; १, ०, १, ०, २; तां. ७, ४, ४; ८,  
 ४, १; ९, ३, १, ०; १, ३, १, ०, १, ५;  
 १, ६; १, ८, २, २; १, १, ९; १, ९, ३,  
 ९; ६, ९; १, ५, ३; २, ०, १, ५; २, १, ८,  
 १; ९, १; १, ५, ५; १, ४; २, १, ०, २;  
 ३; १, १, १; १, ३, १; २, ३, ५, १, २;  
 १, ४, १; १, ९, १; २, २, १; ४; २, ८, १;  
 २, ७, ८, १; १, ४, १; १, ८, १; २, ०, १;  
 २, ५, १, १; २, १; जै. ३, १; ४, ८;

१, ०, १; १, ३, ७; १, ४, ७; १, ५, ५; १, ५, ७;  
 १, ६, ८; १, ६, ९; १, ८, ६; १, ९, ६; जै. ८.  
 १, १, ८, १, ९; १, ०; ३, १, ३, १, ०;  
 १, २; ३, ३, ७; ७, ६, ३, ६; १, २,  
 १, २; ४; ६; ८; १, ०; १, २; १, ४; १, ६;  
 १, ७; आ. १, ६; ७; ८; १, ३; १, ५;  
 १, ७; १, ८; २, २-२, ४; ३, ७; ३, ९; ४, ०;  
 ४, २; ४, ४; ४, ५; ४, ८; ५, ३; ५, ४;  
 ६, १; ७, ०-७, २; ७, ७; ८, ६; ८, ८; ९, ३;  
 ९, ६; ९, ९; १, १, ०; १, १, ५;  
 १, १, ७; १, १, ९; १, २, ७; १, २, ८; १, २, ९;  
 १, ३, ०; १, ३, ८; १, ४, १; १, ४, ३; १, ४, ४;  
 १, ४, ५; १, ४, ७-१, ५, ०; १, ५, ६-  
 १, ५, ९; १, ६, ०; १, ६, २; १, ६, ७;  
 १, ६, ८-१, ७, ०; १, ७, ९; १, ८, २; १, ९, २;  
 १, ९, ८; २, १, २; २, २, ५; २, २, ९; २, ३, ४;  
 २, ३, ५; २, ३, ६; २, ३, ८; २, ४, ०; २, ४, १;  
 २, ४, ८; २, ५, २; २, ६, ०; २, ६, ४; २, ७, ७;  
 २, ७, ९; २, ८, ०; २, ८, २; २, ८, ४; २, ८, ५;  
 २, ८, ९; २, ९, १; ३, १, ०; ३, १, ४-३, १, ७;  
 ३, २, १; ३, २, ३; ३, २, ४-३, २, ७; ३, २, २;  
 ३, ३, ५; ३, ४, २; ३, ४, ३; ३, ४, ६; ३, ५, १;  
 ३, ५, २; ३, ६, ४; ३, ६, ५; ३, ६, ९;  
 ३, ७, १; ३, ७, ६; ३, ७, ७; ३, ७, ९; ३, ८, १;  
 ३, ८, २; ३, ९, ३; ३, ९, ८; ४, ०, ०; ४, ०, ५;  
 ४, ०, ७; ४, ०, ८; ४, १, १; ४, १, ९; ४, २, ७;  
 ४, २, ४; ४, २, ७; ४, २, ८; ४, २, ९; ४, २, ९;  
 ४, ४, ७; ४, ४, ९; ४, ५, ०; ४, ५, ६; ४, ५, ९;  
 ४, ६, ७; ४, ६, ८; ४, ६, ९; ४, ७, १;  
 ४, ७, २; ४, ७, ४; ४, ७, ६; ४, ७, ७; ४, ७, ८;  
 ४, ८, ३; ४, ८, ४; ४, ८, ९; ४, ९, १-  
 ४, ९, ३; ४, ९, ९; ५, १, १; ५, १, २;  
 ५, १, ४; ५, १, ६; ५, १, ८; ५, २, ४;  
 ५, २, ५; ५, २, ७; ५, ३, ७; ५, ३, ८; ५, ४, ८;  
 ५, ५, ४; ५, ५, ७; ५, ५, ८; ५, ६, १; ५, ६, ५;  
 ५, ६, ६; ५, ७, ०; ५, ७, १; ५, ७, २; ५, ८, १;  
 ५, ८, २; २, १, ९; १, १; १, २;  
 २, ३; ५; १, १; ३, १, ४; ५, १; ६, ७;  
 ७, १; ९, १; ३, ५; १, ०, १; ३; ५; ७;  
 ९; १, १, १; ३; ५; ७; १, २, १; ३; ५; ७;

९; १, ३, १; ३; ७; १, ५, ९; १, ६,  
 ३; ९; १, ७, १; ३; ५; ९; १, ८, ३; ९;  
 २, ०, १; २, २, ८; २, ३, ३; ५; ७;  
 जै. आ. १, ६-८; १, ३; १, ५; १, ७; १, ८;  
 २, २; २, ३; २, ५; ३, १; ३, ३; ४; ३, ७;  
 ३, ९; ४, ०; ४, २; ४, ४; ४, ५; ४, ८; ५, ३;  
 ५, ४; ६, १; ६, ७; ६, ८; ७, ०; ७, २; ७, ७;  
 ७, ८; ८, १; ८, ६; ८, ८; ९, ३; ९, ७; ९, ९;  
 १, १, ०; १, १, ५; १, १, ७-१, १, ९; १, २, ७-  
 १, ३, ०; १, ३, २; १, ३, ८; १, ४, १; १, ४, ३;  
 १, ४, ४; १, ४, ७-१, ५, ०; १, ५, ७; १, ५, ८;  
 १, ६, ०; १, ६, २; १, ६, ७; १, ६, ८-  
 १, ७, ०; १, ७, ९; १, ९, २; १, ९, ९; २, २, ५;  
 २, ३, ०; २, ३, ४; २, ३, ५; २, ३, ७; २, ३, ८;  
 २, ४, ०; २, ४, १; २, ४, ८; २, ५, २; २, ६, ०;  
 २, ६, १; २, ७, ५; २, ७, ७-२, ७, ९; २, ८, २;  
 २, ८, ४; २, ८, ५; २, ८, ९; २, ९, १;  
 ३, १, ४-३, १, ७; ३, २, ३; ३, २, ४-  
 ३, २, ६; ३, ३, २; ३, ३, ५; ३, ४, २; ३, ४, ३;  
 ३, ४, ८; ३, ५, ०; ३, ५, १; ३, ५, २; ३, ६, २;  
 ३, ६, ३; ३, ६, ९; ३, ७, १; ३, ७, ७; ३, ७, ८;  
 ३, ८, १; ३, ८, २; ३, ९, ३; ४, ०, ०; ४, ०, ५;  
 ४, ०, ७; ४, ०, ९; ४, १, १; ४, १, ६; ४, १, ७;  
 ४, १, ९; ४, ३, ४; ४, ३, ७; ४, ४, २; ४, ४, ७;  
 ४, ४, ९; ४, ५, ०; ४, ५, ८; ४, ६, ५; ४, ६, ७;  
 ४, ६, ८; ४, ६, ९; ४, ७, १; ४, ७, ४,  
 ४, ७, ६; ४, ७, ८; ४, ८, ३; ४, ८, ४; ४, ९, १;  
 ५, १, १; ५, १, २; ५, १, ६; ५, २, १; ५, २, ४;  
 ५, २, ५; ५, ३, ०; ५, ३, ७; ५, ४, ८; ५, ५, ४;  
 ५, ५, ८; ५, ६, ०; ५, ६, १; ५, ६, ६; ५, ७, ०;  
 ५, ७, २; ५, ७, ८; २, १, १; २, १, ३;  
 ४, १, ५, १; ५, १, ५; ६, १; १, ०, १, ०; १, १,  
 ९; २, ३, १; ३, ७; पा. १, ३; २, १;  
 २, ५; ४, ७; सा. १, ४, १, ९; २, ०, २,  
 १, ५; ८, १; मां. १, २, ७; गो. १,  
 १, ३, ३; २, १, ६; २, १; ३, १, ६; ४,  
 २, ४; ५, १; ५, २, ३; २, १, १, १; २,  
 १, ६; २, २, ०; ४, १, ४; १, ९; ६, ६;  
 ९; द्वेऽइव शा. १, ५, २, २; जै. ८.  
 १, ७, २, ३; द्वेऽइव ऐ. १, १, ९;

६, १३; ८, २२; शां. १४, ५; वा. १,  
 ९, २, ६; ८, ६, १, २२; १०, ४, ३,  
 १९; ५, २, ८; ११, ५, २, ७; तै.  
 १, ३, १०, ३; तां. १०, १२, ८; १७,  
 १, १५; जैज. १, १, ३, २; प. २,  
 १; गो. २, ४, १३; १४; ५, १०;  
 द्वौ ऐ. १, १: २५; ३, ४; ४, २४;  
 ५, २९; ६, १०; ८, ५; ऐआ. १,  
 १, ४; २, ३; ३, ४; ५, ८; १, ५, १;  
 शां. १, १; ८, ९; १८, १०; २०,  
 ३; २७, २, वा. १, १, १, २२;  
 ३, १, २७; ५, ४, ८; १३; २, ६, १,  
 १३; ४४; ३, ३, ४, २६; ४, ४,  
 २६; २७; ५, ४, १; ७, ४, १०;  
 ४, १, ३, ५; १५; २, १, १३; ४, १,  
 ४, ५, १९; ५, ५, ६; ९; ८, १३; ६,  
 ३, ३; ५, १, २, १५; २, १,  
 २४; ४, ३, १७; ४, ५, ५, ४, ५, २, ३;  
 ४, २१; ५, ४; ६, १, १, ३; २,  
 ३४; २, १, ३९; २, ३६; ३७; ४, २,  
 ५; ७, १, १, ३१; ३५; २, ४, २९;  
 ४, १, ३६; २, २९; ८, १, ४,  
 ४; २, १, १६; ३, २, ५; ६; ४, १,  
 २७; २, १४; ३, ७; ४, ६; ५, २, १४;  
 ७, १, ६; ९, ४, ३, ६; ५, १, ४; ९;  
 ११, १, ६, २५; ३३; २, १, ५; ६,  
 ९; १०; ४, १, १०; ५, २, ३; ५:  
 ४, १५; ५, १३; ६, ३, ४; १०;  
 १२, २, १, ६; ३, १; ३, २, १; ५,  
 १, ५; ७, ३, ७; ८, ३, ६; ९, २, ५;  
 १४, १, ३, १; ६, ८, १; २; ९, २, ९;  
 ८, ६, ४; ५; ९, १; १५, ५; ९,  
 ४, १४: का. १, ५, १, ४; ६, १,  
 १०; २९; तै. १, १, २, ५; ४,  
 ६, १; ६, ३, ३; ८, ९; ९, १; ७, ९,  
 १; २, १, २, ९; ४, १, ७; ३, २, ४,  
 ४; ९, ४; ३, ७, ११; तैआ. १, ३२,  
 १; २, १५, १; ४, ४, १; तां. ४, १,  
 १२; १३; १६, १५, ११; १९,  
 १५, २; २३, २०, १; २२, १;  
 २३, १; २५, १; २४, ११,

९; १२, १; १३, १; १६, १; २५,  
 १, १; २, १; जै. १; १४८: १५४;  
 १५५; १६९; जैज. १, ६, १, ६; २,  
 ५; २, २, ३, ३; ९; १०; ४, २; ८; ९;  
 आ. १, ३; ९८; ११९: १४४;  
 २३३; २८३; ३२८; ३३७; ४१०;  
 ४७५; ५१२; ५२३; ५४५; २, ३,  
 १: ३, ५; ९; ८, १: ३; १३, ५; २२,  
 ११; जैआ. १, ३, ५; ९८; ११९:  
 १४४; १९८; २२३; २८३: ३२८;  
 ३३७; ३७१; ४१०; ४२०; ४२७;  
 ४७५; ५१२; ५१४; ५२३; ५२४.  
 ५४५; ५५४; २, १३, १; १५, १;  
 सा. ३, ४, ९; १०; गो. १, १,  
 २७; २, ४; ३, १०; ४, १२; ५,  
 ५; २३; २, २, २०; ३, २०; ६, ६;  
 १३; द्वौऽइव शां. १५, ४; द्वौऽद्वौ  
 ऐ. ३, ४१; ४, १८; वा. ९, ३,  
 २, ६; १२, ८, ३, १४; तै. १, २, ५,  
 ३; तां. १०, १२, ८; १६, १, ६; १०,  
 ४; २१, १३, ७; ष. ३, १०; गो.  
 २, ६, ६.  
 द्वयु-यम् शां. १, ५; ३, २; १७, ५;  
 २०, १; वा. १, १, १, ४; ४, ४, २;  
 ६, ३, २३; ८, ३, १४; ९, १, १; ३,  
 ७; १०; १८; २, ३, १, १०; २४; ३,  
 ३, २, २; ५, २, १०; ७, २, ३; ८, ४,  
 ७; ९, ४, १, ४; ४, ४, २, १५; ५, १,  
 ५, २१; ६, ४, १, ३; १२; ७, १, २,  
 १८; ४, २, २१; ५, १, ३१; १०, १,  
 १, ११; ३, २; ६, २, १; का. १, ३,  
 १, ५; १५; २, १, १, ४; तै. १, ५,  
 ९, ७; तां. २४, २, २; जै. ०४;  
 जैज. १, १७, १, १; प. १, ३;  
 गो. २, ५, ३; -या: श. २, २, २,  
 ६; ४, ३, १४; ४, ३, ४, ४; १४, ४,  
 १, १; का. १, २, २, ५; ३, २, १२:  
 तां. १८, १, २; जै. १३०; जैज.  
 १, १२, २, ७; गो. २, १, ६;  
 -यानाम् तै. ३, १, ६, २; -यानि  
 श. ४, ५, १०, २; ५, ४, ३, १६;

६, २, २, २; गो. २, ६, ६; -येन  
 श. १, ३, १, ३; २, ३, ४, ९; ३, ६, १,  
 २६; ५, ३, ५, २७; ४, ३, ४; ७; का.  
 १, ४, १, ७; २, २, ४, ३; तां. २४,  
 २, २.  
 द्वयी-यी का. १, ५, २, ५; -यी:  
 श. २, ५, १, २; का. १, ४, ३, २;  
 -यीम् तै. १, ४, ९, २; -थीषु  
 श. ५, ३, ४, २३; -थ्य: ऐ. ७,  
 १९; वा. १, ६, ३, ३०; ३, ५,  
 १, १३; ११, ५, ४, १७; तै. ३, ८,  
 १७, ४.  
 द्वा-त्रिंशत्-त् शां. २७, ३; श. ५,  
 ३, ४, २३; ७, १, २, १६; २२; ९,  
 २, ३, ४७; १०, १, २, ८; १२, ३;  
 ४, १४; तै. १, ७, ५, ५; जै. १००;  
 -तम् श. १४, ६, ३, २; तां. १८,  
 ३, २.  
 द्वात्रिंशद्(-त्ऽअ-)क्ष(र→)रा-  
 -रा शां. २६, १; श. ७, १, २, १६;  
 १७; ९, २, ३, ४७; तै. १, ७,  
 ५, ५; तां. १०, ३, १३; १८, ८, ३;  
 २३, २८, ३; जै. ८९; १००;  
 १३३; -राम् श. ७, १, २, १९.  
 द्वात्रिंश-श: शां. १२, ६; २७,  
 ३; -शम् तां. २५, १, १; २, १;  
 -शा: तै. ३, ११, २, ४; तां. १८,  
 ८, ३; जै. १४६; -शानि श. १३,  
 ५, ४, १०; -शेषु तै. ३, ११, २, ४.  
 द्वात्रिंशत्ति-त्ति: गो. १, ५, ३,  
 -तौ श. ७, १, २, २२.  
 द्वात्रिंशती-शती शां. २७, ३; गो.  
 २, २, १३.  
 द्वात्रिंशत्तिन्-शती शां. २६, १.  
 द्वात्रिंशत्तिनी-नी: जै. ९१.  
 द्वा-दशान्-श ऐ. १, १; १०; १३;  
 १६; २३; २८; २९; ३०;  
 २, १८; ३३; ३७; ३९; ४१; ३, २२;  
 ४१; ४, ६; १६; २४; ५, २५; २९;  
 ६, १९; ऐआ. १, ५, १ (कृत्वम्  
 टि. द्र.); शां. १, १; ७, १०;

८, १; ५; ९, २; ४; ११, ६; १२, ६;  
 १३, ९; १४, १; २: ३; ५; १६, ११;  
 २५, १५; २७, १; ३; शांआ. १,  
 २; श. १, २, ५, १३; ३, ५, १०;  
 ११; २, २, २, ४; ३, २७; ३, ४, ४,  
 १९; २५; २७; ५, १, ५; ६; ६, ४,  
 २३; ४, १, १, २; २, ४, २०;  
 २१; ३, १, ५; ४; ५, ७, २; ६,  
 १, ११; १२; ५, २, १, १; २; ५,  
 १५; ३, ५, ५; ४, ५, १४; २०;  
 २१; २३; ५, २, २; ५, ८; १९;  
 ६, १, २, ८; २, १, २, ८; २९; ३०;  
 ३६; २, ३; ५; ८; १०; १२; ३१;  
 ३६; ३७; ४, २, १०; ६, १, ५;  
 १४; ३, १३; ७, १, १, ३४; ३५;  
 २, २, १६; ४, ४; ९; १६; २२;  
 ३, १, ४७; ८, ३, ३, ११; ४, १,  
 ११-१६; २४; २८; ९, १, १, २६;  
 २, २, ६; ३, ६; ३, १, १; २, ८; ३,  
 १३; ४, १, ५; ५, १, ३८; १०, १,  
 ४, ८; २, ५, ६; ४, २, १२; २३;  
 २४; ३, १७; १९; ५, ४, १०; १५;  
 ११, २, ६, ११; ५, ४, ९; ६, ३, ५, ८;  
 १२, २, १, ७; २, ६; १२; ३, ६;  
 ३, २, २; ३, १३; ७, २, १९; ८, २,  
 ३०; १३, १, २, १; ७, ३; ३, ३, ८;  
 ६, ६; ७; ४, १, ५; ४, १; ११; ५, १,  
 ४०; ३, ११; ४, २, ६; ६, १, २; १४,  
 २, २, १२; ६, ९, ३; का. १, २,  
 २, ३; ३, २, ३; २, २, ३, ११; तै.  
 १, १, ४, १; ६, ७; ११; ९, १०; २,  
 २, १; ३, ७, ३; ४; ५, १२, २; ४;  
 ६, १, १०; ७, ३, ६; ७, ५; ८, २,  
 ४; २, २, ३, ७; ३, २, ७, ५; ८, १,  
 १; १०, ३; १७, २; २, १, १; २;  
 ९, १, १; १८, १; २; तैआ. २, ८,  
 १; ५, ४, ९; १०; ६, २; १०, १,  
 १६; तां. ३, १३, ३; ४, १, २; ११;  
 २, १२; ४, ११; ६, ४; ६, २, ५,  
 ३, ३; ४; १०, १, ७; १०; ३, ३;

९; ३, ११; १२, ४, १७; १३;  
 २०; १४, १, १०; १६, ४, १२;  
 १३; ६, १०; १८, २, २; ४; १४;  
 ४, ११; ९, ५; ७; २१; १९, ५, ५;  
 २०, ५, ३; तां. २१, ३, ४; ४, ७;  
 २३, ५, १; १७, २; २४, ११, १;  
 २५, ४, १; ६, १; १०, २; जै. ३१;  
 ६३; ८८; १३०; १३३; १३९;  
 १४४; १६२; मं. २, ४, ६; गो.  
 १, १, ३७; ३, २१; ४, १९; ५, १;  
 ५; १०; २३; २, १, १;  
 २, ७; ८; १३; ३, ८; ५, ३; ६, १;  
 -शS-शश. ८, ३, ३, ३; ४;-शभि:  
 श. ७, २, ४, १६; २२; १३, ३, ६,  
 ६; ५, १, ४; तै. १, ५, १२, ४; ३,  
 ९, १८, १; तां. ३, १२, १; ३; ४,  
 ४, ११; १०, ५, ९; १९, ६, १;  
 -शम्य: श. ८, ३, ४, १५; १३, ५,  
 ३, ११; तै. १, १, ६, ११; प. २,  
 १;-शसु श. १, ७, ३, २५; ९,  
 ३, २, ८; १३, ५, १, १; तै.  
 १, १, ४, १; ६, ७; तां. ४, १, २;  
 गो. १, २, १५.  
 द्वादश-श: शां. ८, ९; श. ३,  
 ७, २, १; २; १३, ३, ३, ८;  
 ९; तै. १, ५, ३, ४; ३, ८, २, १,  
 १; २; ३; तां. १९, ५, ५; १८, ३;  
 २५, १५, १;-शमू श. ४, २, ४,  
 ७; तां. ६, १, ३; जै. १३०;  
 -शा: तै. ३, ११, २, २;-शामू  
 गो. १, १, ५;-शानि श. ८, ३,  
 ३, ८;-शे श. १४, ३, १, १; तै.  
 २, ७, १८, २; तैआ. ५, १२, ३;  
 जै. १६२;-शेन तां. ६, १, २;  
 ३;-शेम्य: प. २, १;-शेषु तै.  
 ३, ११, २, २;-शौ तां. ४, १, २.  
 द्वादशी-शी ऐ. २, ३७; शां.  
 १४, २; तां. १६, १, १२; १९, ४,  
 ४; २३, ३, ३;-शी: तां. २२, ३,  
 ४;-शीमू तां. ९, ९, १५;-श्या:

तां. ९, ९, १५;-श्यामू तै. १,  
 १, ९, १०.  
 द्वादश-क-का: गो. १, १, २४;  
 -कौ गो. १, १, २७.  
 द्वादश-कपाल-ल: शां. ४, १४;  
 ५, ४; श. १, ६, ४, ३; २, ४, ३, ५;  
 ५, १, १०; २, ८; ४, ५; ८; ६,  
 ३, ५; ५, २, ३, ८; ५, १५; ५, २,  
 ६; ५, ८; ६, २, १, ३६; २, ५, १२;  
 ६, १, २; ५; ९, ३, १, १, ५, १, ३८;  
 १२, ७, २, १९; का. १, ३, २, ५, ४,  
 ३, ८; ५, १, ६; ३, ५; ८; ६, ३, ५;  
 तै. १, ६, १, १०; तां. २१, १०,  
 २३; गो. २, १, २२;-लमू ऐ.  
 २, २, ३; ३, ४७; ७, ९; शां. ४, ३;  
 ४; १९, १; श. १, ६, ४, ३; ५, २,  
 ३, ८; ५, १३; ३, १, ७; ३, २; ४, ५,  
 ६; ५, ४, २, ९; ५, १; ११, १, ५, ५;  
 ८; ४, ३, ५; १३, ३, ८, ३; ४,  
 २, ६; ९; १२; तै. १, ६, १, १०;  
 ७, १, १; २, १; ५; ३, ५; ८, ३, ३;  
 ४; ४, १; २; ६, ३; ३, १, ४, ११;  
 ८, १२, २; ९, १७, ३; तां. २१, १४;  
 १९; जै. १६४; गो. २, १, १२;  
 -लामू तै. १, ५, ११, ४;-लेन  
 श. २, ५, २, ३५; तै. १,  
 ५, ११, ३; तां. ५, १०,  
 ११.  
 द्वादश-नाम-मू श. ७, २, ३, ६;  
 तै. १, ७, १, २.  
 द्वादश-गृहीत-तेन श. ९, ४,  
 १, ५.  
 द्वादश-त्रयोदश-शेन शांआ.  
 ३, २.  
 द्वादश-त्रयोदशोपमासा-स:  
 शांआ. ३, २.  
 द्वादश-धा ऐ. ४, २३; तैआ. ५,  
 ११, ६.  
 द्वादश-निघन्त-न: तां. १३, ५,  
 २५;-नमू आ. २, १, ७; जैआ.

† 'द्वादश-त्रयोदश: मास:' इति मुपा. नान्वयसह: । उपरि मुद्रित: Kt. पाठ: ।

२, ११, ७.

द्वादश-पदा(←पाद्←द)-द्वा  
ऐ. २, ३३; -दाम् ऐ. २, ३९; ४१;  
शां. १४, १.द्वादश-पुण्डरी(क→)का- -म्  
शा. ५, ४, ५, १३.द्वादश-पुष्क(र→)रा- -रा तां.  
१८, ९, ७.

द्वादश-मान- -म् तां. १८, ३, २.

द्वादश-मिथु(न→)ना- -म् गो.  
१, १, ३१.द्वादश-रात्र- -त्रम् शां. २५, १५;  
जै. १६४<sup>३</sup>; सा. १, ७, ६; ७;  
गो. १, ४, १५; -त्रस्य सा. १, २,  
५; -त्रे सा. ३, ८, ३.द्वादशरात्रोपो(-त्रऽउ पऽउ)-पित्त-  
-तः सा. ३, २, ४.द्वादशर्च(-शऽऋच्)- -र्चःगो. †२,  
३, ८; -र्चम् शां. १४, ५; शांआ.  
१, २; -र्चौ तां. १४, १, ९.द्वादश-वर्ष- -र्वम् गो. १, २, ५;  
५, २५; -र्षाणि गो. १, २, ५.द्वादश-विध- -धम् श. १३, ४,  
१, ५; -धाः ऐआ. १, ५, १.द्वादश-शत- -तम् श. १२, २, १,  
७; तां. १६, १, ११; १७, १३,  
१६.द्वादश-संवत्सर- -रम् श. २, ३,  
१, १३; का. १, ३, १, ७; सा. १,  
४, ९.द्वादश-स्तोत्र- -त्राणि तां. ९, १,  
२४<sup>२</sup>.द्वादशा(-शऽअ)-क्षर,रा- -रम्  
ऐ. ३, १२<sup>३</sup>; ६, २६; तां. ८, ७,  
१; १२, १३, २९; १५, १२, ७;  
जै. ७४; १०१<sup>३</sup>; गो. २, ३, १०<sup>३</sup>;  
-रा ऐ. ३, १२<sup>३</sup>; २८<sup>३</sup>; श. १, ७,  
३, २५; ४, १, १, १२; ३, २, ९; ६,  
२, १, २९; ३०; ८, ३, ३, ३; ४;  
तै. ३, ८, १२, २ तां. ६, ३, १३;८, ४, ३; जै. ८९; १००; १०२;  
१३०; १३३<sup>३</sup>; गो. २, ३, १०<sup>३</sup>;  
-राणि ऐ. ६, २६; शां. १४, ३;  
तां. १६, ११, १०.द्वादशाक्षर-पदा- -द्वा ष. २, १.  
द्वादशा(-शऽअ)-र- -रे तै. २,  
५, ८, १२.द्वादशा(-शऽअ)-रत्नि- -त्निःशां.  
१०, १; श. १३, १, २, १; २; तै.  
३, ८, १, १; ३, ३; -त्निम् श. ३,  
६, ४, २३<sup>३</sup>.द्वादशाह(-शऽअहन्)- -हः ऐ. ४,  
२३; २४<sup>३</sup>; २५<sup>३</sup>; तां. १०, ५,  
१; ६; ७<sup>३</sup>; १५; १६; ११, १०, १९;  
१२, ५, १३; १३, ५, १०; १४, ३,  
१४; १५, ९, ७; २३, १, २; २, २;  
गो. २, २, ११; -हम् ऐ. ४, २३<sup>३</sup>;  
२४; २७; ३०; ६, २१; श. १२,  
३, ३, ८; १४, ९, ३, ११<sup>३</sup>; तां. १०,  
३, १; ९; ४, ५; ६; ५, ८; १५; १७;  
१४, ५, १७; ष. ४, २; सा. १,  
४, ५; गो. १, ५, १०<sup>३</sup>; २, ६, ३;  
-हस्य श. १२, ३, ३, ७; तां. ४,  
८, ५; १०, ५, ९; १४, ३, १७;  
२३, २, १; ५, २; ८, १; ३; ९, १;  
४; ११, १; ४; १२, १; १४, १; १७,  
१; १८, १; २०, १; ३; २२, १; ६;  
२३, १; २५, १; २६, १; २८, १;  
२४, १, १; ५; २, १; ४, १; ५, १; ६,  
१; ८, १; ९, १; १२, १; १३, १; १४,  
१; ६; १५, १; १६, १; ६; १७,  
१; ४; १८, १; १९, १; २०, १;  
२५, १, १; १०; २, १; ४, १; गो.  
१, ५, १०; २, २, ११; -हात् तां.  
१०, ४, ९; -हे ऐ. ४, २५; श.  
११, ५, ४, ९; तां. २४, २, २; ष.  
४, २; -हेन ऐ. ४, २५<sup>३</sup>; श. ४,  
५, ९, १; तां. १०, ३, ११; ५,  
१४; १५; जैउ. ३, ६, ३, १; ६.  
द्वादशाह-याजिन्- -नम् तां. १९,

९, ४.

द्वा-पञ्चाश- -शौ श. ७, ३, १, ४३.

द्वापञ्चाशी- -श्यौ शां. १८, ३.

द्वा-पर- -रः ऐ. ७, १५; -राय तै.  
३, ४, १६, १ -रे ष. ४, ६.

द्वापरादि- -दौ गो. १, १, २८.

द्वा-विंशति- -तिः शां. २७, ३; श.  
९, २, ३, ६; आ. २, २३, १९;

-त्या ऐ. ७, १६.

द्वाविंशति-धा श. १०, ४, २, १६.

द्वाविंश- -शः श. ८, ४, १,  
१६<sup>३</sup>; -शम् श. ७, १, २, १७;तां. २३, १७, २; -शयोः ऐआ. १,  
४, २; -शाः, -शेषु तै. ३, ११,  
२, ३.

द्वाविंशी- -शीम् ऐआ. १, ४, २.

द्वा-षष्ट- -ष्टानि श. ११, ५, २, १०.

द्वा-सप्तति- -तिः श. १४, ५, १,  
२१.द्वा-सप्तती(-तिऽइ)-ष्टक- -कान् श.  
१०, ४, २, ११.

द्वि- -म् सा. २, ७, २.

द्विका(-कऽआ)-घ- -घेन सा.  
२, ३, २.द्वि-कपाल- -लः तां. २१, १०, २३;  
-लम् ऐ. ७, ९; श. ५, ३, १,  
८; ५, ४, ३३; ३४; ८, ४, ४, ४;  
१०, ५, ४, १२; तै. १, ७, ३, ५;  
३, १, ५, १३; -लेन श. ५, ५,  
४, ३३.द्वि-गत्(√गम्)- -त् तां. १४, ९,  
३२.द्वि-गुण- -णः श. ८, ७, २, १०;  
-म् श. ३, ३, २, ९; -णानि  
शां. २९, ८; -णे ऐआ. ५, १, ३;  
-णौ शां. २८, ९<sup>३</sup>.

द्वि-जिह्वा- -ह्ने शांआ. ८, ७.

द्वि-त्त,ता- -तः श. १, २, ३, १; का.  
२, २, १, १५; तै. ३, २, ८, ११;  
-ता तै. २, ७, १३, २; तां.

२४, १, ९१; -ताय श. १, २, ३, ५;  
 का. २, २, १, २०.  
 द्वि-तीय,या-यः ऐ. छ. १५; ७,  
 २९<sup>१</sup>; शां. १२, ८; २६, ७; ११;  
 १६; २७, ७; शांआ. ६, २; १२;  
 श. १, ७, १, ३; ३, ७, ३, ९; ५, २,  
 ४, १३; १०, ६, ५, ४; ११, २, ६,  
 ४; ७, १०; १२, २, १, ३<sup>२</sup>; ४, १५<sup>२</sup>;  
 १४, १, २, २३; ४, ३, १९; ५, १,  
 १०; तां. १०, ५, १; २; ४; १७;  
 २०, १२, ५; २४, २०, १<sup>२</sup>; २५,  
 १, १<sup>२</sup>; २, १<sup>२</sup>; जै. १२८; जैउ. छ.  
 १२, २, २; आ. २, २५, ८; सा. १,  
 १, ८; १४; प. ३, ७; गो. १, १,  
 २६; २७; ३५; २, ८; ३, १०; ५,  
 २<sup>२</sup>; ४<sup>२</sup>; २, ६, ६; -यस् ए. ३,  
 ३४; छ. ९; १६; ३१; ५, ६; १८; ६,  
 २४<sup>२</sup>; ७, १५; ऐआ. २, २, ३; ५,  
 १; शां. २, २<sup>२</sup>; ३, ९; ६, ३<sup>२</sup>; १३;  
 ८, ९; १२, २; १९, ३; ८<sup>२</sup>; २०, ३<sup>२</sup>;  
 २१, ४, ५; २२, २, ४; २५, ७; २६,  
 २; १२<sup>२</sup>; १६; शांआ. १, ६; २,  
 १; श. १, २, ३, १; ४, १७; ८, २,  
 १२; २, १, ४, २६; २, १, १६; २२;  
 ४, ५; ५, ३, ११; ३, ४, १, १२; ६,  
 २, २४<sup>२</sup>; ७, ४, १०; ९, ४, १०; छ.  
 १, ५, १९<sup>२</sup>; २, ५, १४; ६, ३, ३<sup>२</sup>;  
 ८, ८; १२; ५, ४, ४, १०; ५, ५, ३;  
 ६, १, ३, ९; ५, १, ३; ७, ४, ३<sup>२</sup>; ९, १,  
 २, ५; २, ३, ३<sup>२</sup>; ३, १, २०; २१; ४,  
 ३, १३; १०, १, २, १; ११, २, १, १;  
 ३; २, ७, ७; ८; ११; २२; ५, १, ३;  
 ३, ४<sup>२</sup>; ७<sup>२</sup>; १२, २, ४, ३; १३, ६,  
 १, १०; ११; ७, १, ४; १४, ३, १,  
 ५; ४, २, ४; ७, १, २३-३०; ३,  
 १६-२३; ८, १५, ९; का. १, २,  
 १, १३; ४, २; ४; ५, २, १०; २, १,  
 २, २; २, २, १०; १५; तै. १, १,  
 ९, १; १०, २; ६, २, ६; ८, ५, १;  
 २, १, २, ४; ४, ७; २, ४, २; ५; ३,

२, ८, १०; ९, ५; ११, ८, १; ४; ६;  
 तैआ. २, १५, १; तां. ६, ६, ८;  
 १०, ५, ३; ९; ११, ६, ३; ८, ५; ९,  
 ४; ११, ९; १४, ९, २३; २०, ११,  
 ५; १४, ७; १५, ६; १६, ९; २१, ९,  
 ६; ८; जै. १५; १०१; १४३; १४८;  
 १६०; १७३; १९८; जैउ. १, १६,  
 १, १<sup>२</sup>; ३, २, ४, ४; ३, १, ३; जैआ.  
 १, २४५; आ. १, २४५; ३४४;  
 ४१९; २, २२, २; सा. १, २, ९;  
 ६, २; ७; ७, ३; ४; ६; ७; ८; ८, ७;  
 ८; ११; १२; ३, ७, ४; ६; १०; ९,  
 २; ४; मं. १, १, ३; प. छ. ६; ७;  
 गो. १, १, १; ३५; ३९<sup>२</sup>; २, ८;  
 १९; २०; ३, ११<sup>२</sup>; १२<sup>२</sup>; २, १, १;  
 २, १; -यस्-यस् ए. छ. ३२२;  
 -यया शां. ५, ७; श. ८, ५, २,  
 १५; ९, ५, २, ९; १३, ५, ४, ८;  
 १२; १७; २२; ६, १, ३<sup>२</sup>; तै. १,  
 ६, ९, ४<sup>२</sup>; तैआ. १०, ५, २; जैउ.  
 ३, ३, १, ६; गो. १, १, १८; २, १,  
 २५; -यस्य ऐ. छ. ३१<sup>२</sup>; ३२<sup>२</sup>;  
 ५, ६; १८; शां. १९, १०; २०, ३;  
 २४, ५<sup>२</sup>; २६, १३; श. १३, ५, ३,  
 १०; तां. १०, ६, २; ७, १; ८, १;  
 ९, १; १०, १; ११, १; ११, ६, १;  
 २१, ९, १२; १५; -यस्याम् श.  
 १, ४, ३, १२; -या ऐ. ३, १८;  
 छ. ४; ऐआ. १, ५, १; शां. १, ५;  
 शांआ. २, ४; श. २, ३, १, २२; २३;  
 ५, ३, ५, २९; ६, २, ३, ८; ८, २,  
 १, ५; ७; १७; १८; २, १;  
 ५, २, ७, -१०; १५; ३, ५; ७, २, ३;  
 ४, १३; २०; ९, ५, १, ३६; १०,  
 १, १, ७; ५, ३; २, ५, १०; ४, ३,  
 १५<sup>२</sup>; ११, २, ७, ६; १२, ८, ३,  
 ३०<sup>२</sup>; का. १, ३, १, १४<sup>२</sup>; तां. ३,  
 ११, २; १६, ५, १५; २०, १४,  
 २; २४, १०, २; जै. १३७<sup>२</sup>; प.  
 २, २<sup>२</sup>; गो. १, १, २५; -याः श.

२, ५, १, २; का. १, ४, ३, २ तै.  
 २, ६, ५, ७; ३, ११, २, १; जै. ७१;  
 -याः तै. ३, ७, ५, १; -यात्  
 श. १४, ४, २, ३; तां. २०, ११,  
 ६; -यात् शांआ. ६, १२; -यानि  
 श. ३, ६, २, २४<sup>२</sup>; याम्याम् श.  
 ९, ५, २, ५; जै. १६२; -याम्  
 ऐ. १, २३; ३, ३७; शां. ७, ४<sup>२</sup>;  
 शांआ. २, ४<sup>२</sup>; श. १, ३, ४, ७; ७, १,  
 १७; ८, २, १२; ३, ६, २, ११; ३,  
 ८<sup>२</sup>; छ. ३, ४, १०; १२; ५, ७; ६, ९,  
 ९; ६, २, ३, ३; ७; १०; ३, ३, १६;  
 ८, २, १, १; २, ३<sup>२</sup>; २, २, ४; ३, १,  
 १; ६, ३, १; ७, ४, १३; २०; १०,  
 १, ३, ६; ४, ३; १२, ८, २, ९; ११;  
 १३, ३, ४, ४; ५, ३; ४, २, ९;  
 का. १, ३, १, १४; तै. १, ३, १०,  
 २; ३; ६, ४, २<sup>२</sup>; २, १, ३, ८; ३,  
 ९, ११, ४; ११, ८, ३; ४; १०, १;  
 १२, २, ९; ४, ७; तैआ. १, २५, ३;  
 जैउ. १, १८, १, ८<sup>२</sup>; प. २, १; -यायाः  
 प. २, २; -याथै शां. १, १<sup>२</sup>;  
 श. ६, २, ३, ४; ८, ६, ३, १; -ये  
 ऐ. छ. ३१<sup>२</sup>; ३२<sup>२</sup>; ६, १९<sup>२</sup>; २८<sup>२</sup>;  
 शां. ८, ८; २४, ८; ९; ३०, ४;  
 ९; श. १, ५, ४, १३; छ. ५, ४, १३;  
 ८, १; १०, २, ३, ५; १३, ४, ३, ६;  
 १४, २, २, ४४<sup>२</sup>; ४५; तै. १, २, २,  
 ३; ८, १, १; २, ७, ११, १; तैआ.  
 ५, १२, १; तां. १०, ७, २; ११,  
 १०, ९; १४, ११, २९; २०, १५,  
 १०; १३; जै. १७३; गो. २, ६, १<sup>२</sup>;  
 ८<sup>२</sup>; -येन ऐ. छ. १, ५, ६; १८; शां.  
 २०, ३; २२, २; शांआ. २, १; श.  
 १, १, २, १३; ९, ३, ९; २, १, ४,  
 २६; ३, ६, ३, ३; का. १, १, ४,  
 २४; तां. १०, १२, १; २०, १६,  
 १; जै. २३; सा. १, ८, १५; २,  
 ६, ९; ३, २, ५; ७, २; गो. १,  
 १, १६; -येषु तै. ३, ७, ५, १; ११,



२, १; —यैः श. १२, ८, ३, ३०<sup>३</sup>;  
 तै. २, ६, ५, ७; —यौ श. ९, ३, १,  
 ११.  
 द्वितीय-वत्-वन्तः गो. २, ६, ६<sup>३</sup>;  
 —वान् शांवा. ६, १२; श. ३, ७,  
 ३, ८<sup>३</sup>; १४, ५, १, १०.  
 द्वितीय-स्वर-राः सं. २.  
 द्वितीया(-यऽअ-)-न्त-न्ते सा.  
 २, ६, १४.  
 द्वि-दन्त(→दत्)-दत्तः जै. १३०;  
 २०६.  
 द्वि-दिव-वः तां. १७, १३, ७.  
 द्वि-देवत्व्य-त्या-न्त्यः ऐ. २, ३; ६;  
 श. ३, ३, ४, २३; ४, १, ३, ५; तै.  
 १, ५, ९, ७; —त्यम् श. ४, १, ५,  
 १९<sup>३</sup>; ११, ५, २, ३; ५; का. २, १,  
 ४, २०; —त्यया श. ७, ५, १, २५;  
 —त्या शां. ९, ३; —त्याः ऐ. २,  
 २६; २७, २८<sup>३</sup>; ३०<sup>३</sup>; शां. १३,  
 ५<sup>३</sup>; ६<sup>३</sup>; १६, ११; २८, ९<sup>३</sup>; श. ४,  
 ३, ५, ५; तां. २०, १५, १४; —स्यान्  
 ऐ. २, २८; ३०<sup>३</sup>; शां. १६, ३;  
 श. ४, १, ५, १६<sup>३</sup>; ३, ५, ४; ५; ७;  
 ८; —स्यानाम् ऐ. २, २८<sup>३</sup>; ३०;  
 शां. १३, ६<sup>३</sup>; २८, २; —स्यानि शां.  
 २१, ५; जै. ६४; —स्याभिः ऐ.  
 ६, १३; गो. २, ६, ६<sup>३</sup>; —त्येन शां.  
 २१, ५; —त्येषु शां. १३, ९; ३०,  
 ११; गो. २, ३, ८; —त्यैः शां.  
 १३, ५<sup>३</sup>; श. ४, ३, ५, ६.  
 द्वि-देवत्व्य-न्ता-तायै शां. ३०, २.  
 द्वि-देवत्व्य-प्रैष-पान् शां.  
 २८, २.  
 द्वि-धा(र→)रा-राः ऐ. २, २०;  
 शां. १२, १.  
 द्वि-नामन्-स्मा श. ९, ४, ३, १३;  
 —मानः श. ३, ६, २, २४<sup>३</sup>.  
 द्विनाम्नी-स्त्री तै. २, ७, १७, १<sup>३</sup>;  
 —म्यः श. ५, ३, ३, १४<sup>३</sup>; ९,

४, ३, १३.  
 द्वि-नाराशांस-म् ऐ. २, २४<sup>३</sup>.  
 द्वि-निघन-म् जै. १९६.  
 द्वि-पञ्चविंश-शे ऐ. ७, २.  
 द्वि-पञ्चाशत्-तम् ऐ. ४, १९.  
 द्वि-पञ्चाश-शे ऐ. ७, २.  
 द्वि-पद-दः गो. १, १, २५; —दम्  
 तै. २, ६, १७, ७.  
 द्वि-पाद्(→पृद्)॥-पदः शां. ८,  
 १<sup>३</sup>; श. १४, ५, ५, १८; तै. ३, ३,  
 ११, २; गो. १, २, ९; जै. १०५;  
 —पदा तै. २, ६, २०, ५; तां. १३,  
 ४, २; १४, ५, २६; १९, ३, ५;  
 —पदाम् श. ७, ५, २, ३५<sup>३</sup>; तां.  
 ५, १, १९; २०, १४, ३; —पदि तै.  
 २, १, ३, ९; —पदे श. १, ९, १,  
 २८; ६, ६, ४, ७; ७, २, ४<sup>३</sup>; ९, २,  
 ३, २५; तै. १, १, ७, १; ८, ५; २,  
 १, २३; २, ६, १६, १; ३, १, १, ३;  
 ५, ११, १; ७, ८, २; ११, ४, १;  
 तैआ. १, ९, ७; ४, ४२, ५; तां. ६,  
 ९, ८; सं. १, २, १७; १८; २, ६,  
 १; —पात्, द्व ऐ. २, ३८; ४, ३<sup>३</sup>; ५,  
 १७; १९; २१; शां. १६, ११; २२,  
 ९; २६, ९; श. १, ९, १, २८; २,  
 ३, ४, ३३; ५, १, १; ३, ७, ३, १; ६,  
 ३, ३, २१; ४, १, ३; १२; १८; ५,  
 १, ८; ६, २, ७; ७, १, २४; ३, १२;  
 ७, ४, १, २१; ५, २, ३२; ८, २, ३,  
 ६; ७, ४, ९; ९, २, १, १६; २, ३,  
 १९; ४, ४, १४; ५, १, ३१; ११, २,  
 २, ३; ४; १२, २, २, २२; १३, ३,  
 ६, ३; का. १, ४, १, २३; ३, १; तै.  
 १, ७, ४, ४; २, १, ३, ९; ६, १८, ४;  
 ३, २, ५, २; ३, ८, ३; ७, ५, ९; ९,  
 १२, ३<sup>३</sup>; तां. ४, ४, ११; ८, २; ७,  
 ३, २२; ७, २; १५, १०, ८; १६,  
 १५, ११; जै. ३१; ४०; ४१;  
 १६९; गो. १, २, ९; ३, १; ४, २, ४;

२, ६, १२; —पादः ऐ. २, ३८;  
 श. २, ५, १, १; ३, ७, ३, १; का.  
 १, ४, ३, १; तै. १, २, १, २५; ३,  
 १२, ६, ४; —पादम् श. ७, ५, २,  
 ३२; ११, २, २, ३; जै. ३१;  
 —पान्निः तै. ३, ७, २, ४.  
 द्वि-पदा-दयोः ऐआ. १, ४, २;  
 —दा ऐ. ४, ३<sup>३</sup>; १०; ऐआ. २, ३,  
 ४; ५, २, ५; शां. १७, २; १८, ३;  
 २७, २; श. ८, २, ४, २<sup>३</sup>; १०, ३,  
 २, ११; ५, ४, ८; तां. १६, ११,  
 १६; १७, १, ४; —दाः ऐ. ४, ३;  
 ५, ५<sup>३</sup>; १७<sup>३</sup>; १९<sup>३</sup>; २१<sup>३</sup>; ऐआ. १,  
 ४, २; शां. ११, ६; १७, २; १८,  
 २; ३; २२, ९; २६, १०; १३; १७<sup>३</sup>;  
 २७, २; २९, ५<sup>३</sup>; शांवा. २, १२<sup>३</sup>;  
 श. २, ३, ४, ३१; ३३<sup>३</sup>; ८, ६, २, ४;  
 १७<sup>३</sup>; १३, ३, ६, ३<sup>३</sup>; ४<sup>३</sup>; ५<sup>३</sup>; का. १,  
 ४, १, २३; तां. १०, ६, ६; १२,  
 १३, ३; १३, १२, १; २; १४,  
 ११, ३, ५; १५, ५, ३२; —दानाम्  
 शांवा. २, १; द्वै. २, ९, २, ३<sup>३</sup>;  
 —दाभिः का. १, ४, १, २३; —दाम्  
 ऐ. ४, ३; १०<sup>३</sup>; ऐआ. ५, २, ४; शां.  
 ११, ६; १७, २; १८, २; तां. २०,  
 ४, ७; —दायाः शां. १८, ३; —दायै  
 शां. २७, ३; —दासु ऐआ. ५, २,  
 २; शां. ३०, ३; तां. १२, १३,  
 २; —द्वै शां. २७, २.  
 द्वि-पदा-दाः तै. ३, ९, १२,  
 ३<sup>३</sup>; —पदाः ३ श. १३, ३, ६, ४;  
 तै. ३, ९, १२, ३; —दाम् तै. २,  
 ८, ८, ४; —दासु तै. १, २, ३, ४.  
 द्वि-पदा-सहचर-राणि शां.  
 ३०, ३.  
 द्वि-पदी-दी श. १४, ८, १५,  
 १०; तै. २, ४, ६, ११; ३, ९, १२,  
 ३; तैआ. १, ९, ४; —दीम् श. ४,  
 ५, २, १२.

† 'न्त' इति मुपा. स्वरोऽल्लक्षणः ॥ पाद→पाद् पा. ५, ४, १४० । द्वै, २, १९७ द्र. । † 'पदाम्' ।

इति मुपा. मुद्रणप्रमादात् । तत्रैव सा. द्र. ।

द्वि-पाद- -दाः श. ६,८,२,५.  
 द्वि-पर्यास- -सौ शां. ३०,९.  
 द्वि-पात्र- -त्राः ऐ. २, २७.  
 द्वि-पुत्र- -त्रः जैड. २, २,३,३.  
 द्वि-पुरुष- -म् ऐ. ८,७.  
 द्वि-प्रतिष्ठ- -ष्ठः ऐ. २, १८; ३,  
 ३१; ५,३; ६,२; ऐआ. १, १,२;  
 ५,१; श. ११, ५, २, १०; १३,  
 ३,६,३; तै. ३, ३,९,३; १२,३;  
 गो. १,४,२४; २,६,१२; -ष्टम्  
 ऐ. २,१८; ३, ३१; ५, ३; १७;  
 २१; ६,२; ऐआ. १, १,२; ५,१.  
 द्वि-प्रैष,षा- -षः ऐ. ६, १४; -षे  
 ऐ. ६,१४.  
 द्वि-ब्रह्मस्- -र्हाः श. ४, ३, ३, १८;  
 तै. ३,५,७,५.  
 द्वि-यजुस्- -जुः श. ७, ५, १,३५;  
 २,१६; २०; २४; १०,४,३,१४;  
 ५,५, १०; -जुषः श. ७, ४,२,  
 २४; -जुषम् श. ७, ४,२, १६;  
 २०.  
 द्वि-रात्र- -त्रः तै. १,८, १०, ३; ३,  
 १०,१,४; तां. १८, ११,८; ११;  
 २०, ११,३; -त्रम् शां. ८, ९;  
 तां. २०, ११, ३; जै. १४७;  
 -त्रस्य तां. ११,६,२; ९,३; -त्राः  
 जै. १४७; -त्रे सा. ३, ८, ३;  
 -त्रेण तै. १, ८, १०, १; ३; तां.  
 १८,११,५; सा. २,५,६.  
 द्वि-रूप- -पः ऐ. २, ३; शां. १०,  
 ३; श. ३, ३,४, २३; ५, ३,१,  
 १०; १३,४,२,३; ४; -पम् ऐ. ४,  
 २२; श. १३,४,२,३.  
 द्वि-रेतस्- -ताः ऐ. ४,९; श. ६,३,  
 १,२३; तां. ६,१,४.  
 द्वि-वर्ण- -र्णः गो. १,१,२६; -र्णम्  
 गो. १,१,१६.  
 द्वि-शत- -तम् ऐआ. ५,२,२; -ताः  
 तां. १६,९,३.

द्वि-शीर्ष- -म् सं. २,७,२.  
 द्वि-षं(←सं)हित- -तानि तां. १७,  
 १,१५.  
 द्वि-ष(←स)न्धि- -न्धिः ऐ. १,२५  
 द्वि-षाम्गी(←सामन्)- -म्गी जै.  
 २४.  
 द्वि-षू(←सू)क्त- -क्ताः शां. २९,८;  
 द्वि-सूक्त- अद्र.  
 द्वि-षोडशिन- -शी तां. १७,३,१.  
 द्वि-ष्ट(←स्तन→)ना- -नाः, -नाम्  
 जै. ९१. द्विस्तना- अद्र.  
 द्विस्(ः)||ऐ. २, १४; २८; २९; ३, ३१;  
 ऐआ. १, ३, ४; ५, ३, ३; शां. २,  
 २; ८; ११, ५; १३, ६; ९;  
 १६, ३; १८, ४; २०, १; २६, ३;  
 ३०, ९; श. १, ६, १, २१; ७, २,  
 १०; ४, ११; २, ३, १, १८; ५, २,  
 ३७; ३८; ३९, ४०; ३, ९; १०;  
 १४; १५; ६, १, १३; २७-२९;  
 ३१; ३, १, ३, १६; ४, ४, १७;  
 १९; २३-२५; ८, २, २६; ३,  
 २३; २५; ४, २, ३, १७; ३, १, ११;  
 ४, २, ५; ५, १६; १७; ५, २, ९;  
 ११; ५, १, ३, ५; ५, ४, २६; ६,  
 ५, ४, ९; ८, २, ५; १४, ६, ३, २;  
 का. १, ३, १, ११; ५, २, ८; ९; १३;  
 १४; ६, १, १०; १७-२०; तै. १,  
 ४, ९, २; २, १, ३, ९; ४, ५;  
 ५, ७; ११; ९, १; ३, ७, ३; ४; ३,  
 ३, ७, ११; ८, ३; ९; तैआ. २, ११,  
 १; १८, १; ४, २८, १; ५, ७, ४;  
 तां. ७, १, २; १४, ९, ३२; २३,  
 ३, ६; १२, ५; जै. ९३; १९८; २००;  
 गो. १, १, ३९; २, ९; ३, १५; २,  
 ३, ७; द्विःऽद्विः ऐ. १, २३; श.  
 ५, १, ३, ५.  
 द्विःशत- -म् तां. १६, ९, ३.  
 द्विरनुगान- -म् आ. २, १४, १२.  
 द्वि-संस्थित- -तः गो. १, २, ९.

द्वि-समस्त- -स्तानि श. ११, ५,  
 २, ७.  
 द्वि-सू(←क→)क्ता- -क्ताः गो. २,  
 ६, ६. द्विषूक्त- गद्र.  
 द्वि-स्त(न→)ना- -नाम् श. ६, ५,  
 २, १९. द्विष्टना- गद्र.  
 द्वि-स्थान- -म् गो. १, १, २७.  
 द्वि-द्विक्कार- -म् तां. १४, ९, २२;  
 आ. १, ४१९; ५११; जैआ. १,  
 ५१४.  
 द्वि-हूत-वत्(मनुष्य)- -त् ऐ. ५, १८.  
 द्वि-होतृ- -ता तैआ. ३, ७, १.  
 √द्विष्, द्वेषते श. ६, ६, ३, १०; तैआ.  
 २, ५, २; द्वेषि ऐ. २, १; शां. ६, २-  
 ९; शांआ. ४, ८; ९; १३; श. १, २,  
 ४, १४; १६; १७; १९; ५, ४, १२-  
 १६; ८, ३, १; २; ३; ४; ९, ३,  
 १०; १२; ३, ८, ५, ११; ६, ६, ३,  
 ११; ७, ५, २, ३-३६; ८, ६, १  
 १६; ९, १, १, ३९; २, १२; १२,  
 ९, २, ६; १३, ८, ४, ५; १४, ३, १,  
 २७; का. २, २, २, ८-११; तै. १,  
 ६, १०, २; २, ६, ६, ३; ३, २, ९, ४;  
 ५, १, १; ७, ६, ५; १७; तैआ. २,  
 ५, २; ३, १४, ३; ४, १०, ३; ११, ६;  
 ८; २२, १; २३, १; ३९, १; ४२, १;  
 ४; ५, ८, ७; ९, ८; ११; १०, १,  
 ११; जै. २६; ९०; जैड. ३, ५,  
 १, १; प. १, ६; द्विपन्ति शांआ.  
 ४, १३; द्वेषि श. १, ५, ४, १२;  
 तै. ३, ७, ६, १७; तैआ. २, ५,  
 २; द्विष्मः शांआ. ४, ८; ९; श.  
 १, २, ४, १६; १७; १९; ५, ४, १२-  
 १६; ८, ३, १; ३; ९, ३, १०; १२;  
 ३, ८, ५, ११; ७, ५, २, ३-३६;  
 ८, ६, १, १६; ९, १, १, ३९; २, १२;  
 १२, ९, २, ६; १३, ८, ४, ५; १४,  
 ३, १, २७; का. २, २, २, ९-११;  
 तै. २, ६, ६, ३; ३, २, ९, ४; ३, ११,

२,५,१,१; तैआ. ४,१०,३; ११,  
६; ८; २२,१; २३,१; ३९,१; ४२,  
१; ४; ५,९,८; ९,११; १०,१,११;  
जैड. ३,५,१,१; द्विद्वेष श. १,६,  
३,२; ५,५, ४,३; द्विष तैआ. ४,  
२०, २; अद्वेद, अद्विषुः श. ६,  
६, ३, ११; द्विष्यात् ऐ. ३, ६;  
शां. ७,३; ११,५; शांआ. १, ८;  
श. ३,३,५,७; ५,४, १२; ३,९,  
४,१७; ४,६,५,५; ८,६,१, १६;  
९,१,१,३९; २,१२; १४, ८,१५,  
१०; ९,४,११; का. २,२,३,२१;  
तै. १,१,८,६; ६,१०, २; ३,२,  
९,१५; ३, ११,४; तैआ. ५,८,७;  
१०,५; तां. २,१३,२; ६,६,२; १०:  
७,८; जै. २६; १०९; सा. २,६,  
१४; गो. २,३,२; ११.

द्विष्- -पः ऐ. ५, २१; ८, ११;  
ऐआ. ४, १,१; श. ३,३,३,१५;  
१६; तै. ३, ७, ८, १; तैआ. ६,  
११,२; १०, १,९; तां. १३, ८,  
४; १५, ४,३; सं. १, २,५; जै.  
१३४; -पः श. ६, ४,४,२१.

द्विषुव- -पतुः ऐ. २, १; ४, ६; ५,  
११; ८, २८; शां. ३, २; ४, १,  
८; ७,२; १०; ८, ८; १२,२; १४,५;  
शांआ. १२,७; श. १,२,४,७,६,  
१,२; ९, २,३,८; १३; २३,२९;  
११, ४,२,९; १३; ५,९,५; ८,३,  
७-११; १२, ४,४,२,३; १४,५,  
३,१; का. १, १,१, ७; २, १,४,  
५; ८-१०; ३,२,५; ३,७; तै. ३,  
७,६,२३; तैआ. ४, ३४, १; जै.  
१८; ५१; ७८; ८१; १६५; १८७;  
१९१; गो. २, ५, २; ६, ११;  
-पता श. १,५,३,१९; -पताम्  
श. ३,२,१,२४; ४,२,३; सं. १,

२,१; गो. २,६,१३; -पति श. १,  
५,३,२०; गो. २,६,१४; -पतु ऐ.  
१,२३; २,१; ३,५; ३,७; ४, १; ९,  
२४; श. १, २,४,३; ३,५, १६; ६,  
१,४; ४,३,३,५; का. २, २,२,२;  
गो. २,३,३; -पत्तयः श. ३,४,२,  
२; ३; सं. १,१,१४; -पतु ऐ. २,  
१५; १६; ३१; ३,३९; ४,२६; ६,  
४; ८,२८; ऐआ. २, १,४; ८;  
श. १,६,१,४; ४,२०; ३, ५,४,  
३; ८,४,४,३; ९,५,१,२७; १२,  
४,३,८; १३, ३,४, २; ६,१,९;  
१४, ४,१,८; का. १, १,२, १०;  
११; तै. ३, ७,६, १९; जै. १४;  
२३; ४९; ६३; ७४; १३२; १३७;  
१५३; १५५; जैड. १,१५, ४,४;  
-पन्तः ऐ. ८, २६; २८; तैआ.  
९, १०,४; १०, ६३,१; सं. २,  
४,१४; -पन्तम् ऐ. १, १३; ५,  
२४,६; ४; ८,२७; ऐआ. २,१,८;  
८; शां. ४, ७; शांआ. १२, ४;  
६; श. १,२, १,७; १२; ४,२१;  
४,१, ३८; ५, २, २; ३, १८;  
६, ३, २६; २८; ३२; ४,  
१९; ८,२,१७; ९,१,१८; २,१,२,  
१७; ४,४, १५; ५,३, १; २-४;  
२०; ४,१; ३; १,१,३; ५,२,३,  
७; ४,३; ३,५,२८; ६,५,२, २२;  
७, ४,२, ३३; ३४; ८,५, ३,८;  
११,१, ३,६; २,७, २४; २६;  
४,२,१; ५,९,५; १२,४,३,८; ४,  
४,३; ७,३,४; ९,३,९; १३,६,  
१,९; का. १, १,२,११; ३,४,९;  
५, २,१-४; १९; ३,१; २, १,२,  
१०; ४,५,८-१०; २,२,२; १२;  
३,७; तै. ३,१,४,७; ५,१,१; ७,६,  
१९; २३; ८, ९,३; १७, १; ३;

तैआ. ४,३०,१; ३२,१; जै. १५;  
१६; २१; २२; ३२; ४५; ४६; ४९;  
५०; ५३; ६६; ६७; ७३; ७८; ८८;  
११०; १३७; १४१; १७२; १९०;  
१९६; २०१; २०५; २०८; जैड.  
१,४,२,५; २, २,२,८; ३, २,९;  
सं. १,२,१; २,८,१३; ५,२,७; गो.  
२,४,११; द्वेषस्-द्वेषोस्,द्वेष्य-अद्र.

द्विष्, द्विसंस्थित- प्रमृ. द्वि-द्र.

द्वीषु(द्विअप्)- -पः श. १२, २, १,  
३; -पम् जै. ५५; ११२; गो. १,  
५,२; -पात् जै. ११२; -पे  
तैआ. २,२,१.

द्वीषिन्- -पिनम् तै. २, ७,१६,४;  
-पिनि तै. २,७,७,१; -पी शांआ.  
१२,६; जै. १५०.

द्वेष्ठा ऐ. २,३२; ४,१६; ५,१९; २१;  
७,३२; श. १, २,२, ४; ६, ३,  
१७; २,२,२,६; ५,२, ४१; ३,६;  
३,८,३,१८; १९; ४,१,३, १४;  
५,१, ३,५; ३,२,७; ४,५, १५;  
१०, १,१, ११; ४, २, ४; १४,  
४,२,५; का. १, ५,२,५; तै. १,  
४,७,४; तैआ. ५,२,३; जै. ८९;  
१७६; द्वेष्ठाइव प. १,३.

द्वेष्ठा-विभक्त- -क्तः श. ४, ३,४,  
४; का. १,२,२,५.

द्वेष(√द्विष्)- -पात् तैआ. ६, ९,२;  
-पेण श. २,३,४,४; का. १, ४,  
१,३.

द्वेषस्- -पः श. ३, ६,१,११; ७,१,  
४; ८,३,२४; १४, ३,१, १९; तै.  
२,८, ५,७; ६,८; ३, १, १, ५;  
तैआ. ४,११,४; ५,९,७; -पॉसि  
श. ६,८,२,९; तै. २, ४, २,५;  
६,१०,२; ३,१,१, १०; ६,१३,१;  
७,६,७; तैआ. ६,९,२; १०,२;

† '...अस्मान् । द्विषानुनीते...' इति मुपा. तत्र. सा 'द्विषा' इति तृ. १. आह । मा. तु 'द्विष । अनुनीते'  
इति पदे विभज्यादिभं क्रियापदमाह । अथ च प्रायःसमान एव स्वले भैसं. ४,९,१२; इत्यत्र '...अस्मद्द्विषः सुनी-  
य...' इति पाठ उपलभ्यते । तत्प.पा. अनुसारि 'अस्मद्द्विषः' इत्येकं पदम् । प्रकरणसङ्गतिस्तु भयथापि दृश्यते ।  
निश्चयः सुध्याधिगम्यः । एवं किल G. । कालि. मुपा. तु 'दोषप्रतिष्ठा' इति ? । तु. श. द्र. ।

-योभ्यः श. ३,६, ३,७; तै. ३, ६, ११, १.  
 द्वेषोस्(ः) श. २, ३, ४, ६; का. १, ४, १, ५.  
 द्वेष्य- -प्यः ऐ. ३, ३१; शां. १, २; श. २, ३, ४, ४; १२, ९, २, ६; १३, ८, ४, ५; १४, ३, १, २७; का. १, ४, १, ३; ५; -भ्या तै. ३, ७, ५, १३.  
 द्वैगत(←द्वि-गत)- -त्स तां. १४, ९, ३१; ३२; जै. २००; -तस्य जै. २००; -ते जैआ. १, २६४; २, २१, ७; आ. १, २६४; २, १०, १.  
 द्वैगत-त्व- -म् जै. २००.  
 द्वैत्(←द्वित)- -त्स गो. १, १, ८; २, २०; -तस् इव श. १४, ५, ४, १५.  
 द्वैतवन- -नः श. १३, ५, ४, ९.  
 द्वैतवना- -म् श. १३, ५, ४, ९.  
 द्वैध(←द्विधा द्वेषा वा)- -धम् ऐ. ७, ४; गो. १, १, २; -धम् इव ऐ. ३, ४.  
 द्वैप(←द्विप)- -पः जै. १३४.  
 द्वैपद(←द्वि-पद)- -दम् शां. ३०, ३; -दाः गो. २, ६, ११; -देन ऐआ ५, १, ४; -दौ गो. २, ६, १२.  
 द्वय(द्विअ-)  
 क्षर, रा- -रः श. ७, १, २, २२; ११, २, २, ३; १२, ३, ३, ४; गो. १, ३, १०; -रम् श. ८, ४, ४, ७; १०, २, ४, ६; ५, ४, ५; ७; १२, ३, ३, ३; तै. २, १, ५, ७; गो. १, ३, १०; -रा श. ८, ३, २, ११; -राणि तां. ७, ३, २२; -रेण ऐ. ५, ३; तां. ७, ७, २; १२, १३, २९; १५, १०, ८; जै. ३१; ७४; १०५; १०७.  
 द्वयक्षर-गिधन- -नम् तां. ११, ५, ४; २१, ५, ५; जै. ४०; ४१.  
 द्वय(द्विअ-)  
 मि- -मि ऐ. ५, १८; -मी शां. १, १  
 द्वय(द्विअ-)  
 ह्रूल- -लम् शां. २, ३; श. ३, ३, २, ४; -ले शां. २, २.

द्वय(द्विअ-)  
 नुगान- -म् जैआ. २, २३, १०.  
 द्वय(द्विअ-)  
 न्तर- -रान् सं. ३.  
 द्वय(द्विअ-)  
 भ्यास- -म् जैआ. १, ५१७.  
 द्वय(द्विअ-)  
 रत्नि- -म् श. ११, ७, ४, १  
 द्वयह्रु(द्विअह्रु)- -हः श. १२, २, २, १२; गो. १, ५, १; -हम् शां. ८, ९; श. २, ५, ३, १; का. १, ५, २, १; तै. २, १, ६, ५; -हे श. १४, १, १, ३२.  
 द्वयु(द्विउ-)  
 कथ- -कथः ऐ. ६, १३; गो. २, ६, ६; -कथस्य शां. २९, ८; -कथाः ऐ. ६, १३.  
 द्वयु(द्विउ-)  
 ति- -तिः गो. २, ६, ६.  
 द्वयु(द्विउ-)  
 दास- -म् तां. ५, ७, ४; ११, ५, १९.  
 द्वयु(द्विउ-)  
 रणा- -णा श. ११, ५, १, २.  
 द्वयुधनी(द्विउधनुस्)- -धनीः जै. २०३  
 द्वयु(द्विउ-)  
 नाक्ष(र→)रा- -रा तां. १०, ६, ५.  
 द्वयुच(द्विउचु-)  
 च- -चः शां. २४, ६; ७; ८; -चान् गो. १, १, ५; ८.  
 द्वयो(द्विउयो-)  
 ग- -गेन तां. १६, १३, १२.  
 द्वयो(द्विउयो-)  
 पश, शा- -शाः तां. १३, ४, ३.  
 —:—  
 ध  
 √धन्, दधनत् तै. २, ८, ३, ५.  
 धन- -नम् श. ५, १, ५, २३; १३, ५, ४, १५; तै. ३, ३, ११, २; तैआ. १, २७, ६; ३१, १; ३, १०, ४; ६, १, १; ७, ११, १; तां. १, ७, ६; जै. ४९; १३४; १८६; मं. २, ४, १; १२; ५, ७; -नस्य ऐआ. ४, १, १; शांआ. १३, १; तै.

३, २, ३, १०; -ना तै. २, ८, ५, ३; -नानाम् श. १४, २, १, १५; तै. २, ४, ४, ३; ३, ११, ८, ७; -नानि ऐ. ५, २१; ८, २६; श. १४, २, २, २६; ३०; तै. २, ५, ३, १; तैआ. ३, ११, १०; जै. १८६; -नेन श. १२, ९, २, ९; तै. २, ६, ६, ५; तैआ. ६, १०, २; १०, १०, ३; मं. १, ६, ३२; गो. २, २, ४; -नेषु श. ५, १, ५, २४; -नैः श. १३, ५, ४, १८.  
 धन-जित्- -त् तै. २, ४, ३, २; ३, ७, १४, ५; -तम् श. ६, ३, १, २०; -ते शां. २५, ७; २६, १६.  
 धन-ज्य-यु- -यः शांआ. १२, २; ७; -यम् श. ६, ४, २, ४; -या तै. २, ४, २, ७.  
 धन-तम- -म् इव तां. १६, ४, ४;  
 धन-दा- -दाः श. ५, २, २, १०.  
 धन-दायिन्- -यी सं. ३.  
 धन-धर्म- -र्मै जैआ. १, ४५०.  
 धन-धर्मन्- -र्मणी आ. १, ४५०.  
 धन-वत्(मतुप्)- -त् तै. ३, ७, ९, ९.  
 धनस, सा(=सनि/सन्)- -साम् ऐ. २, २; -सैः तै. २, ८, ५, १.  
 √धनाय, धनायति श. १३, २, ९, ८; तै. ३, ९, ७, ३.  
 धनि(ष्ट→)ष्टा(न+हृष्टन्)- -ष्ट तै. २, ८, ३, ५.  
 धन्य- -न्यः तै. २, ५, ३, १; सा. ३, १, २; -न्यम् आ. १.  
 धनुस्- -नुः ऐ. ७, १४; श. ५, ३, १, ११; ५, २७; २८; ३०; १४, ६, ८, २; तै. १, ७, ६, ८; तैआ. १, ५, १, २; ५, १, २; ४, ५; ६, १, ३; तां. ७, ५, ६; जै. २६; प. ३, २; -नुभिः श. १, ५, ४, ६; -नुषा श. ९, १, १, २७; -नुषि श. ९,

† ← द्वैतवनशब्दादिदमर्थेऽब् द्र. ‡ =ऋ. १०, ७३, १; द्र.

सा. तु √दधातेर्वर्णविकारमाह ।

१,१,२७; २८-३१.  
 धनुरा(-सुडा-)-स्ति- -तिः तैआ.  
 १,५,२; तां. ७, ५, ६; -न्त्याः  
 श. ५,४,३,१०; १४, १, १, ७;  
 -न्त्यां श. १४,१,१,९.  
 धनुर्ज्या- -म् तैआ. १,५,२.  
 धन्वन्- -न्व शां. ८, ४; तैआ.  
 ४,५, ७; ५,४, १०; -न्वना श.  
 ११, १,५, १०; १२, ७, ३, १;  
 -न्वसु तै. २,५,८,२.  
 धन्व-कारु- -म् तै. ३,४,३,१.  
 धन्व-धि(√धा)- -धिः जै. १३४.  
 धन्वन्तरि- -रये सा. १,  
 ३, ७.  
 धन्वन्(√धन्व्)- -न्व ऐ. २,  
 १९; श. ७, २, ३, २; तां. ८,५,  
 ९; जै. १९४; -न्वन् श. १४,  
 १,१,८; तैआ. १,१०,३; -न्वना  
 तैआ. ५, १०, ६; तां १, ३, ३;  
 -न्वसु ऐ. १,९; -न्वानि तैआ.  
 ६,५,२.  
 धन्व(न्य-)-न्त्याः- -न्याः तैआ.  
 ६,४,१.  
 √धम्- -ध्मा अद्र.  
 धुमत्- -मतः ऐ. १, २०; शां.  
 ८, ५; -मन्तः तै. २, ५, ५,  
 ४; -मन्तम् तैआ. १,६,३.  
 धुयत्(√धे)- -यन् ऐ. ५, २२;  
 श. ४,६,९,९; १२,७,३,२१; तै.  
 ३, ७, १२,४; -यन्तम् श. ४,६,  
 ९,९.  
 धयन्ती- -न्ती तां. ८,४,१.  
 धयद्(त्-)-ती- -तीषु तै. १, ४,  
 ५, १.  
 धर(√धृ)- -राणि गो. २,६,७.  
 धुर(ण-)-णी- -णी श. ८,३,४,६;  
 ८; तैआ. १०,१,८.  
 धुरि(त्-)-त्री- -त्री श. ८, ३, ४,  
 ६; १०. =धर्त्री अद्र.  
 धरीमन्(=धर्मन्)- -मणि ऐ. ५, १२;

शां. २३,६.  
 धरीयस्(←धर्तृ+ईयसुन्)- -यान्  
 तै. ३,७,६,७.  
 धरुगणा- -णः ऐ. ५, २२; शांआ.  
 १२, २; ७; श. ४,६,९,९; ५,२,१,  
 २५; ८, ४, १, १२; तै. ३,७,६,  
 ७; ८,३,६; तां. १, १०,६; गो.  
 २,२,१४; -णम् ऐ. ५, २२; श.  
 १,२,१,१०; ४,६,९,९; ५,२,१,  
 २५; ७,४,२,५; तै. ३, २,७,२;  
 -णा श. ७, ४, २, ५; ५, १, ३०;  
 ८, ३, ४, ६; ८; -णे तै. १, २, १,  
 १३; -णेषु तैआ. १, ११, १.  
 धर्णस्ति- -सिः तै. २, ७, १६, ४.  
 धर्तृ- -र्ता शां. २१, ४; श. ८, २, १,  
 १०; ९, २, ३, १०; १३, १, २, ३;  
 १४, १, ४, ८; तै. ३, ७, ६, ७; ८;  
 ८, ३, ५, ६; तैआ. ४, ७, २; ५,  
 ६, ६; तां. १४, ९, ४; १२, ३; जै.  
 २०४; -र्तारः सं. १, ६, २८;  
 -र्तारम् श. १३, १, २, ३; तै. ३,  
 ८, ३, ५; -र्त्रे श. ९, २, ३, १०.  
 धर्त्री- -त्री श. ७, ४, २, ७; ८,  
 ३, ४, ६; ८; -र्त्रीम् श. ८, २, १,  
 १०.  
 धर्त्र- -म् श. १, २, १, ११; ८, ४, १,  
 २६; तै. ३, २, ७, २.  
 धर्म- -र्म गो. १, २, ४; -र्मः  
 शांआ. ४, १; २; श. ११, १, ६, २४;  
 १४, २, २, २९; ४, २, २६; ५,  
 ५, ११; तै. १, २, १, १०; २, ६,  
 ५, ६; ३, ९, १६, २; तैआ. २,  
 १९, १; ४, ४, २, ५; १०, ६, २, १;  
 ६३, १; सं. २, ४, ५; गो. १, २,  
 ४; २, २, १३; -र्मम् श. १०, २, २,  
 ४; ११, १, ६, २४; १४, ४, २, २६;  
 ३, ३४; तै. ३, ९, १६, २; तैआ.  
 ७, ११, १; १०, ६, ३, १; तां. १, ९,  
 २; गो. १, ५, २४; -र्मस्य ऐ.  
 ८, १२; १७; श. ५, ३, ३, ९; १४,

५, ५, ११; तां. १४, ११, ३४; १५,  
 ५, ३१; -र्मः श. १०, २, २, २; सं.  
 ३; -र्मत् श. १४, ४, २, २६; तैआ.  
 ७, ११, १; १०, ६, २, १; -र्मन् श.  
 ११, ५, ७, १; -र्मय तै. ३, ४, २, १;  
 -र्मै श. ५, ३, ३, ९; श. १४, ५,  
 ५, ११; तैआ. १०, ६, २, १; ६, ३,  
 १; -र्मण ऐआ. २, १, ७; श. १४,  
 ४, २, २६; तै. २, ५, ७, २; तैआ.  
 १०, ६, २, १; -र्मै श. ११, ५, ७, १.  
 धर्मन्- -र्म श. ५, १, ४, ४; १०, २,  
 २, ४; १४, २, २, २९; तै. ३, २,  
 ७, ३; तां. १४, ११, ३४; -र्मणः  
 श. ५, ४, ४, २२; -र्मणा ऐ. ४,  
 १०; शां. २५, ९; श. १, ३, ४,  
 ४; ३, ६, १, १६; ८, ५, ३, ३; १४,  
 ३, १, ९; तैआ. ४, ३, १; ११, २;  
 ३; ६, १, ४; ७, ३; सा. १, ८, ९;  
 -र्मणाम् तै. ३, ११, ४, १; -र्मणि  
 श. १२, ९, २, ३; तै. २, ६, ६, २;  
 -र्मणे तां. १, ९, २; गो. २, २,  
 १३; -र्मि तैआ. ४, १०, २; ५,  
 ८, ६; -र्मिणि ऐ. १, १६; श.  
 १०, २, २, २; तै. २, ४, ६, १;  
 तैआ. ३, १२, ७.  
 धर्म-काम- -माः तैआ. ७, ११,  
 ४.  
 धर्म-पति- -तये श. ५, ३, ३, ९;  
 -तिः श. ५, ३, ३, ९; -तीनाम्  
 श. ५, ३, ३, ११; तै. १, ७, ४, २.  
 धर्मपत्नी- -त्नी तै. ३, ११, १, २०.  
 धर्म-स्य- -यः श. १४, ७, २, ६.  
 धर्म-धिधर्मन्- -र्मणि आ. जैआ.  
 १, ४२९-३०.  
 धर्म-सु- -सुवः तै. १, ७, ८, ३.  
 धर्मिष्ठ- -म् तैआ. १०, ६, ३, १.  
 धवित्तव्या(√धृ)- -व्यः श. १४, १,  
 ३, ३३.  
 धवित्र- -त्राणि श. १४, ३, १, २१;  
 तैआ. ५, ४, ११; १३; ९, ३; -त्रः

श. १४, १, ३, ३०.  
 √धा, धत्ते ऐ, १, ५; २, ९; ७, १२;  
 ऐआ. १, ५, २; ५, १, ६; शां. ३,  
 ७; १, ४; ७, १; ८, ६; ९, ६; १२,  
 १; १५, २; ३; ४; १६, ३; ८; १७,  
 २; ७; शांआ. १, ८; २, १; १६;  
 शा. २, ५, ३, ४; ३, १, ३, २७;  
 २, १, १०; ३८; ३, ३, ७; ४, २, १,  
 २९; ४, १०; ५, ४, ५; १२; ६, १,  
 ६; ८; ५, १, ५, २८; २, १, १५; ३,  
 ८; ४, ३, १०; ११; २५; २६; ६, ७,  
 ३, ७; ७, १, १, ४४; ५, २, ५; ७;  
 ८, २, ४, १६; ४, ४, ११; ५, ४, ३;  
 ६, ३, ४; ९, १, २, ५; ३०; २, ३,  
 १६; ४, १, २; १५; ५, १, १०; ११,  
 ३, ३, ४-६; ४.२, १०; ११: ७,  
 १, ३; १२, ४, १, ११; ७, २, ९; १३:  
 ८, १, ५: २१; २२; २, २८; ९, १,  
 १२-१७; २, ९; १३, १, १, १; ४;  
 ५, ६; २, २, ५; ८; ५, ३; ८, ५; ४, १,  
 ११; १५; २, १०; १४, १, ३, १९-  
 २३; ३, १, ३; का. १, ५, २, ४;  
 तौ. १, १, ९, ४; ३, ४, ३; ४, ३, ३; ६,  
 १, ८; ५, ३; ६; ७, ६, ८; ९, ४; ५;  
 ८, ५, ३; २, २, ४, ७; ५, ४; ८, ३;  
 ७, ९, ३; ३, २, ७, १; २; ३, ९, ५;  
 ९, ८, २, ३, ३; ३; ९, ६, ४; तैआ.  
 २, १८, १; ५, ९, ११; तां. ११,  
 ५, १७; १२, १०, ७; १८; १४, ५,  
 १३; २८; १५, ९, १७; १७, ११,  
 ९; १९, ११, ४; जै. ७८; १३१;  
 १५३; गो. १, २, २, १; ३, २, २; २,  
 १, २, २; २, १; ६; ४, ५; द्रुधाति ऐ.  
 १, १६; १७; १९; २०; २१;  
 २८; २, ४; ६; ९; १०; १७; ३०;  
 ३३; ३, ३; १८; १९; २०; ३१; ३५;  
 ३६; ३७; ३९; ४६; ४७; ४८;  
 ४, १; १९; ५, ३; ४; ६; ६; १२;  
 १३; १६-२२; ६, २; ३; २; ३०;  
 ३२; ३३; ३६; ७, २६; ८, ७; ८;  
 १६; २०; ऐआ. १, १, ४; २, ३;

३, ४; ८; ५, २; शां. २, २; ४;  
 ३, ९; ६, १२; ७, २; १०; ८, १;  
 २; ४; ६; १०, १; ३; ४; ११, १; २;  
 ३; ६; ७; ८; १२, १; १४, २; ४; १५,  
 ३; ४; ५; १६, १; ४; ७; १७, २;  
 २; ३; ७; १८, ५; १२; २२, ४;  
 ५; ६; ८; २३, ७; ८; २४, २; ८;  
 २५, ३; ७; १३; २६, १५; १७;  
 २७, ४; २९, ८; ३०, ५; ८; ११;  
 शांआ. १, ३; २, १; १८; ४, ११;  
 शा. १, ३, ५, १५; ४, १, ३७; ५, ३,  
 ३, १५; ५, १; ६; ४, ४, २४; ६, ५,  
 ३, ८; ७, ५, १, १४; २, ३२-३६;  
 ८, ४, ४, १०; तौ. १, ७, २, ३; ४;  
 द्रुधाति शा. १, १, २, १६; २, १,  
 २१; २, ७; ३, ८; ३, १, ७; २५;  
 २, १४; ३, ५; ९; ५, १३; १५; ४, १,  
 ५; २०; २४; २५; २, १; ५, ६; ५,  
 २, ५; ४, १; ६, ३, ३९; ७, १, १७;  
 ३, १७; १८; ८, १, ४४; २, ११; ९,  
 १, २२; २, २९; २, २, १, ६-८;  
 ११; ४, ४, १६; ५, २, ८; ३, १,  
 २, १३; ३, १२; २, २, २१; ३, ४, ७;  
 ४, ३, १८; ५, १, ३२; ४, १९; २०;  
 ६, १, १२; १५; २१; ४, १५; ७, १,  
 १९; ८, २, ४; ९; १६; ३, ८; ३, ५; ४,  
 ८; ९; १४; ९, २, २; ३; ३, २, ७; ४,  
 १, १, ३; १३; २, ४; २, २; ३;  
 १३; १४; २२; २३; २, २, ११; ५,  
 १२; १३; ३, १, २; ४, १, १; २, ५,  
 १६; ३, २, १२; ३, ९; ५, १३; ४,  
 १, १; ५; १०; १, १४; ३, ४; ८; ५,  
 १; १५; २०; ५, २, ४; ५; ७, ५; ८,  
 १३; ६, १, १; ७, १, ३, ४; ५, २, १;  
 २७; २८; २, १, २५; २, १२-१४;  
 ४, १०; ३, ४, ९; १६; २, १; ५, ३;  
 १५; २३; ४, १, ११; १४; २, १०;  
 ४, ४; ९-१२; १३; ५, १, ६; १२;  
 ६, २, २, ६; ७; १३; ३, १, २, ५;  
 ३८; ३९-४१; ४४; २, १-५;  
 ४, २, ५; ३, १०; ४, ४, १-५; ७;

२०; २२; ५, २, ६; ३, ११; ४, ४;  
 १५; ६, १, ८; १०; २, ८; १०; ११;  
 १२; ७, १, ४; २, ९; ३, ३; ७, १, १,  
 ६; ११; २६; २, १०; ११; २, १,  
 ८; २, २; ७; ८; १३; १४; १५-  
 २०; ३, ३; ४, १; २; ३; ४;  
 ६-११; १३; १४; १५-१८;  
 २५; ३, १, १; २; ५; ८; ३, ९; १३-  
 १८; २०-२४; २७; २८; ४५;  
 ४६; ४, १, १६; २४; ३८; २,  
 १; २, २; १०; १३; २१; २४;  
 २५; २६; ३१; ३६; ५, १, ४; ६;  
 ७; ११; १३; १५; २४; २६;  
 २७; ३६; २, १; ७; ८; ९; १०;  
 १४; १५; १६; २४; २५; २६;  
 २१; ३७; ४०; ४२; ५०; ५५;  
 ६०; ६१; ८, १, १, १; २; ६; ९;  
 २, ३; ६; ११; ११; ३, १०; ३, १०;  
 ४, १०; २, १, ८; ९; २, ४; ३, १;  
 २; ३; ४; ५; ६; ७; ८; ३, १,  
 ११; १२; १३; २, ५; ६; ९; १०;  
 १३; ३, १-३; ४; १२; ४, २; ४; ५;  
 १४; १५; ४, ४, ७; ५, २, २; ४, १;  
 ३; ६, १, १६; २, ९; ११; १६; ५;  
 १०; ११; ७, १, २; ९; १०; १७;  
 १८; १९; २०; २, १; २; ४; ९;  
 १८; ३, २; ६; ९; ४, ३-५; ७; ८;  
 ९; १८; २१; ९, १, १, २; ३, ९, २,  
 ५; ११; ३; ३; ४; १; ४; ४; ३;  
 २, १, ४; ९; १२; २१; २, ५; ३,  
 १४; १५; ३; १; ४०; ४४; ३, १, ७;  
 ८; १४; २२; २३; ३, १२; १३;  
 ४, २, १-८; १२; १३; १४; १६;  
 २१-२३; २५; ३, २; ५; ६; ९; ५,  
 १, १०; ५; ५; ७; १०, १, १, ५; २,  
 १, ८; ११; २, ७, ८; ४, १, १३; ११,  
 ५, ४, १५; ९, ८; १२, १, १, ७;  
 ११; २, २, ५; ४, १, ७; ५, २, ५; ६;  
 ७, २, ३-६; ३, ५; ९; १०; १२;  
 १३; १४; २०; ८, १, ७; ८; २०;  
 २, ५; २६; २७; ३, १; ९, २, ११;

१२; १३, १, १, ४; २, ५-८; ९,  
 १-५; ९; २, १, २; २, १६; १९; ६,  
 २; ४-६; ७, ४; ११; १२; ८, २; ९,  
 ४; ३, ४, ३-५; ६, २; ८, १; ४; ४,  
 १, ७; ४, ६-१०; ५, १, ९; १०;  
 ११; १२; ६, २, २; ११; ८, १, ४;  
 ९; १३, १, २, १७; ३, १४; ३०;  
 ३२; ४, १; ७; २, ३१-३४; ३६;  
 ३७; ३९; ३, १, १६; २०; २१;  
 २२; २३; २४; २९; २, १७; १८;  
 ४, २, २३; का. १, २, १, ४-६; ७;  
 ८; ९; ३, ४, ९; ५, १, ६; ३२; २, ५;  
 २, १, २, १२; ४, १९; २, १, ६;  
 २१; २, ४; ५; तै. १, १, ५, १०;  
 ९, ३; ४; २, ३, ३; ३, ३, २; ३: ७;  
 ४, ५; ६, ७; ८; ३: ४; ४, ३, २; ६,  
 २, ५; ३, १०; ७, २, १; ३, ३; ८; ४,  
 ४: ५, ५; ६, ४; ५; ७, ४; ८, २; ४;  
 ५; ७; ९, २; ५; ६; ८, १, २; ३, २;  
 ५, ६; ६, १; ३; २, १, २, ११; ९,  
 २; ४, ४; ७, १, ४; ४, १; ९, ३; ३,  
 २, १, ३; २, २; ८; ३, ३; १०; ५,  
 ९; ६, ४; ७, ६; ८, ४; ९, १; २;  
 १०; २; ३, ४, ४; ५; ५, ३; ६, ५; ७;  
 ९; ७, २; ३; ८; ९; ११; ९, ८; १०;  
 १०, २; ४; ७, १, १; ७; ३, ६; ७; ८,  
 २, १; २; ४; ३, ४, ४; ३, ५, १-४;  
 ७, १; २; ३; ८, २; ११, २; १३,  
 १; २; १५, २; ३; ५; २, २; ९,  
 ३, ३; ४, ४; ६; ५, १; २; ६, १; ७, २;  
 ३; ११, १; १२, १; १०, ९, ६; १२,  
 ५, ११; तैआ. १, २, ४, २; ३; ५,  
 २, १३; ३, ६; ४, १-३; ४; ६-८;  
 ११; ६, १०; ७, ८; ८, ६; १०; ११,  
 ५; तां. २, ८, २; १५, ३; ३, ९, २;  
 ४, २, १८; ५, १, ९; ६, ४, ११; १३;  
 ६, १०; ८, ५; ९, १२; १०, ३; ५; ७,  
 १, १०; ३, १५; २८; ६, १२; ८, ५,  
 ६; ९, २, ४; ७, १०; ८, १२; ९, ४;  
 ११, ५, १; १०, २; ३; १२, ६, ३;

८, ८; १०, १०; १३, ५, १; १४, ५,  
 १; ३१; ७, ६; ९, २, ४; ११, १; ३;  
 ३९; १५, ३, १५; ५, ३; ११, १;  
 ७; १६, १, १४; ३, ६; ५, ४; ८;  
 १०, १२; १३, ३; १५, ७; ८; १७,  
 ५, ३; १८, ४, ९; ५, २१; ६, १५;  
 ७, ८; ९, ४; १०; १२; १४; २१;  
 ११, २; १२, ८, ४; ९, २; ४; १६,  
 ७; २१, ५, ३; २२, ३, ३; ४; १०,  
 २; १४, ४; २४, ११, ४; ५; जै.  
 ३६; ६२; ११३; १६५; जैल. १,  
 ११, १, ४; २, ३, २, ९; ५, २, ६; ३,  
 ३, ३, ८; १०; ४, ७, २, ९; ११-  
 १८; ५. १, २; २, ८; गो. १, २,  
 १९; २, ६, ८; धाति तै. २, ८,  
 १, १; द्धघाते तै. २, ४, ३, १३; ८,  
 ४, ८; घत्त: शा. २, ५, २, ३६;  
 ३, ८, २, ७; ९; ४, २, १, २४; १३,  
 १, ५, १, २, ६, १०-१२; ४, २,  
 १५; तै. २, ५, ५, ३; ६, १४, ३;  
 ३, १, २, ७; ९, १४, १; जै. १०७;  
 द्धघते ऐ. ६, २०; शां. १२, १; २०,  
 २; ३; ४; २१, २; ३; ४; ५; २७, ६;  
 शा. ३, ५, ३, १२; द्धघते शा. २, ५,  
 ३, १६; ४, २, ४, ८; ७, ३, १, ३४;  
 १३, २, ८, ५; ८, ४, ७; का. १, ५,  
 २, १५; तै. १, ४, ६, ७; ६, २, १०;  
 ९, ९; ३, १, ४, ११; ६, १०, ४; ९,  
 ४, ८; ६, ३; ७, ४; तैआ. ७, ८,  
 १२; तां. २३, ३, ६; १२, ५; २४,  
 १३, ३; २५, १, ७; जै. ६८; १६५;  
 द्धघति ऐ. २, २९; ३, ४७; ४८;  
 शां. ३, ९; १३, ५; ९; १६, ११;  
 १७, ९; १८, ६; २१, ६; शा. ५, ३,  
 ४, २८; तै. ३, ३, २, ४; द्धघति शा.  
 १, ४, १, ३७; २, २, २, ६; ७; ६, ६,  
 २, ९; ८, ६, २, ११; १२, ७, २, १२;  
 ८, १, २; ३, १३; २६; १३, २, ६,  
 ७; १०, ३; १, १८; का. १, २, २,  
 ५; तै. १, ३, ३, २; ३, ८, २, ४;

४, ३; ९, ४, ८; तैआ. २, १८, १;  
 ७, २, १०; १२; तां. ४, ३, ८; ५,  
 ७, २; १०, ३; ६, ८, २; ७, ३, ७; १०,  
 ५, ५; जै. ४८; ६२; ७६; ८०;  
 ११६; १३९; ५. २, ८; गो. २,  
 ३, ७; ५, ५; द्धघासि शा. ७, ३,  
 १, २९; ३३; द्धघासि तै. २, ४,  
 ५, ३; द्धघाये तैआ. १, १०, ४;  
 धासि तै. ३, ६, १३, १; द्धघामि  
 ऐ. ७, २६; ८, २७; शा. ४, १, २,  
 १६; १, २, २, १३; १४; ८, ६, १,  
 १६; ९, १, १, ३९; १३, ८, ४, १२;  
 १४, ९, ४, २१; २५; तै. ३, ७,  
 ४, १७; ११, ६; तैआ. ६, १०, २;  
 द्धघामहे शा. १४, ९, ४, २१;  
 द्धघमहे शा. ८, ४, ४, ११; द्धघम:  
 शा. १, ४, १, ३७; ६, ३, ३९; ७,  
 ५, २, १०; ८, ४, १०; ६, १, १६;  
 ९, १, १, ३९; ११, ५, ४, ६-११;  
 १३; १२, ४, १, ९; द्धघमसि तै. ३,  
 ७, ६, २२; तां. १, ५, १७; द्धघे ऐ.  
 ७, ७; ऐआ. २, २, १; शांआ.  
 ४, १५; शा. २, ४, ४, ४; ५, ३,  
 १९; ४, १, २, १६; ७, १, १, २२;  
 १३, ५, ४, १३; का. १, ३, ४, २;  
 तै. २, ५, ३, २; ४, ४; ३, १२, ६,  
 १; द्धघे तै. २, ६, १७, १; ८, ९,  
 ६; जै. ११५; १३९; १५३; जैल.  
 ४, ५, १, ५; मं. २, ८, ६; द्धघौ  
 शा. १, ६, ३, ११; द्धघिरे शा. २,  
 ५, ३, ४; ७, ३, १, ३४; का. १, ५,  
 २, ४; तै. १, २, १, १२; २, ४, ५,  
 ६; ७, १२, ६; ३, ६, १०, २; ७, १४,  
 १; २; जै. १३१; द्धघु: शा. ६,  
 ५, ४, ४; ७, २, ४, ७; ५, २, ५, २;  
 तै. २, ३, १३, ३; ६, ४, १; ११, ७;  
 १४, १; २; ३; ४; ६; १८, १-  
 ३; ४; १९, १; २; द्धघु: तै. २,  
 ६, १३, २; द्धघिपे शां. २४, ६; शा.  
 ४, १, ३, १८; द्धघिपे तै. ३, ५,

७, १; धास्यति श. १२, ९, ३, ४;  
 धास्यति श. १२, ९, ३, ३; ४;  
 धास्यसि शांवा. ३, १<sup>३</sup>; श. १२,  
 ९; ३, ५<sup>३</sup>; धास्ये जै. १०१; १५७;  
 धास्यामि श. १२, ९, ३, २; ६<sup>३</sup>;  
 तै. १, ६, २, ६; दधत् श. २, २,  
 ३, २१; ५, २, ४, १६; ९, ५, १,  
 ४९; ५०; का. १, २, ३, १७;  
 दधत् श. ४, ५, ४, ९; तै. २, ६,  
 ७, ५; १३, २; १४, ४; ५; ६;  
 तैआ. २, ५, १<sup>३</sup>; ५, १७; ७, १;  
 गो. २, २, १२; दधात् श. ४, ४,  
 ४, ९<sup>३</sup>; दधातु तै. २, ४, ५, ५;  
 दधातु ऐ. १, १३; श. १,  
 ८, १, ४२; ५, १, ४, ९; ६, ५, १,  
 १०; ९, ५, १, ४९; ११, ४, ३, ८—  
 १७<sup>३</sup>; १३, २, ७, १२; ८, ५, ५,  
 २, २; १४, ९, ४, २०; तै. २, ५, २,  
 १५; १, १, १, १७, ३; ८, १, ६; ८, ५;  
 ३, १, १, १; २<sup>३</sup>; ३, ५; ७, ४, १५;  
 १६; ७, १४; १२, ३, २; ४; तैआ. १,  
 १, १, २, १, ३; ३, १, १, ८; ४, ४, २, २<sup>३</sup>;  
 ६, १, २; ४, २<sup>३</sup>; १०, १, ९; तां. १,  
 ३, ५; ५, १, १, १४; १९; जै. १२७;  
 मं. १, १, ४; २, २, १; ४, ६; ५, ९;  
 २, ४, ७; धातु गो. २, ४, २<sup>॥</sup>;  
 धत्तात् ऐ. २, २<sup>३</sup>; तै. ३, ६, १,  
 १; धत्ताम् तै. ३, ६, २, २; गो.  
 १, २, ७; दधताम् श. १३, ८,  
 ४, १२; दधत् श. ६, ६, ४, ४;  
 धस्त्व शं. ३, ९, ४, १८<sup>३</sup>; धिष्व  
 श. ७, ३, १, ४६; धेहि ऐ. २,  
 १२<sup>३</sup>; ३, ३८; ४, ११; शां.  
 २५, ५; २८, २; शांवा. ४,  
 ११; श. ६, १, ३, ९—१६; तै. २, ८,  
 ७, ३; ३, ७, ६, ५; ८, २; धेहि श.  
 ३, २, १, १४; ९, ३, ५; ४, ५, १, ६;  
 २, १८; ५, ४, ३, २५<sup>३</sup>; २६; ६,  
 ६, ४, ७; ९, २, ३, २५; ४, २,

१४; १२, ४, ३, ४; ७, ३, १२; ९,  
 २, १०; १४, १, ४, १४; ३, १, २८;  
 ९, ४, २०<sup>३</sup>; तै. १, १, ७, १; ८, ५;  
 २, १, २, १; २३; ४, २, २; ६, ५, ६;  
 ७, ९, ५<sup>३</sup>; २, ४, १, ४; ८; ९; ७, ७;  
 ५, ८, १; ९; ६, १, ३; ४<sup>३</sup>; ५<sup>३</sup>; ६, ५;  
 ८, २, ७; ५, ९; ३, ६, ७, १;  
 २; १०, ५; ९, १६, २<sup>३</sup>; ११, ४, १;  
 तैआ. ४, २, ५<sup>३</sup>; ३, १; ४, १; ६, १;  
 २<sup>३</sup>; ४२, २; ५, ५, ३; ६, १, ३; ३, १;  
 तां. १, १, ८; ३, १०; ६, १५; ६, ४,  
 ११<sup>३</sup>; जै. १२७; मं. १, ४, ७<sup>३</sup>; २,  
 ८, १०; १२; ष. १, २; गो. २, १,  
 ७; दधाथाम् श. ३, ९, ४, १८<sup>३</sup>;  
 तै. १, २, १, १४; धत्ताम् तै. २, ५,  
 ६, ३; धत्ताम् श. १, ८, ३, २७; ४,  
 १, ४, १०; तै. १, १, १, ३<sup>३</sup>; ४<sup>३</sup>;  
 ५; २, ४, ३, ४; ५, ७; ५, ४, ६; ८, ४,  
 ४; ६; ७, ९; ३, ३, ९, ८; तैआ. ६,  
 ६, २; दधाथ तै. ३, ७, १०, १;  
 धत्त श. ४, ४, १०; ६, १, २,  
 २१; ९, १, २, ५; १२, ८, १, २२<sup>३</sup>;  
 तै. २, ६, ३, ५; ७, ४; ८, ५, ६;  
 दधातन ऐ. १, ९; १०<sup>३</sup>; तै. २, ८,  
 ६, ४; दधातन तैआ. ४, ४२, ४;  
 १०, १, ११; धत्तन ऐ. ५, २१;  
 दधानि शांवा. १, १<sup>३</sup>; ४, १५<sup>३</sup>; श.  
 २, ६, १, २३<sup>३</sup>; ४, ४, २, ११; १२;  
 का. १, ६, १, ९; १५<sup>३</sup>; २९; गो. २,  
 १, २४; दधावहै श. १४, ९, ४,  
 १९; दधावहै तै. ३, ७, १, ९;  
 दधाम श. ३, १, २, १४; २१; ६, १,  
 १०; ४, २, ३, ८; ६, ६, ३, ३; ७, ४,  
 १, २३<sup>३</sup>; ८, ६, ३, ९; १३, ५, १,  
 १८; दधाम श. ८, ६, ३, ९; अधत्त  
 ऐ. ४, २८<sup>३</sup>; श. ५, २, ३, ८; ४, ३,  
 २; ७, १, १, २२; ५, २, ४; ७; ८,  
 २, ४, १६; ९, ४, १, २; १५<sup>३</sup>; ११,  
 १, ६, ७; १३, २, १, १; तै. १, १,

९, १, २<sup>३</sup>; ३<sup>३</sup>; तै. १, ३, २, ५; २,  
 २, ४, ६; ३, ८, १, ४, १; तां. ४, १,  
 १५; जै. १०१; १३९; जैव.  
 २, ३, २, ६; गो. १, २, १५; २०<sup>३</sup>;  
 २१<sup>३</sup>; ५, ८<sup>३</sup>; अदधात् ऐ. ३, ३६;  
 ४, २७<sup>३</sup>; ६, ३२; श. ३, ३, ४, ७<sup>३</sup>;  
 ११, ८, ३, ६<sup>३</sup>; तै. १, १, ३, २; ३;  
 ५, १२, ३; ४<sup>३</sup>; ६, २, १, २<sup>३</sup>; ७; २,  
 ४, ६, ५; ६, २, ३; अदधात् तै. २,  
 ८, ३, ८; ३, ७, ५, १२; तां. ८, ५,  
 ६; १४, ५, १३; जै. ४४; १८०;  
 जैव. २, ३, २, ३; अदधत् शां. ७,  
 १; २५, १; श. ३, ४, २, १४; तै.  
 ३, १, ४, ११; अदधत् श. ३, २,  
 १, १०; ८, ६, ३, ४<sup>३</sup>; ९, ५, १, ७;  
 ११, २, ७, ३०; १२, ७, ३, ४; तां.  
 १०, १२, २; जै. ३५<sup>३</sup>; १८५;  
 अदधुः ऐ. ३, २७; ६, ४; शां. १,  
 १; श. १, २, ५, १९; ३, १, २, १६;  
 ६, १, १०; का. २, २, ३, १८; तै.  
 १, ५, १, ५; ३, १, २, ११; अदधुः  
 श. ३, १, २, १५; १६; २१; ६, १,  
 १०; ४, १, ३, ८; २, २, ११; ३, ८;  
 ६, २, २, ७; १२; ३, १, ४०; २, १;  
 ४, ४, १; ५, २, ६; ६, ३, ३; ७, १,  
 २, ६<sup>३</sup>; २, २, ७; १८; ४, १, १३; ३,  
 १, १६; ४, १, १६; २४; २, १३;  
 ८, २, ३, १; ४; ७; ३, ३, १२; ६, ३,  
 १०<sup>३</sup>; ७, ४, ३; ७; ९, १, १, १; २,  
 ३२; २, १, १२; ४, २, १२; १३; १६;  
 ५, १, ७<sup>३</sup>; ५५; १०, २, १, ८; १२, ७,  
 १, १४; तै. २, ८, ८, ४; जै. ११; १४;  
 अदधाथाः तै. २, ४, ३, १; अदधाः  
 शां. ८, ४; ९, ३; अधत्ताम् ऐ. २,  
 ९; तै. ३, ५, ७, २; अदध्म तां.  
 १०, १२, १; दधीत् ऐ. ८, २४;  
 श. २, १, २, ५<sup>३</sup>; १४, ९, ४, १;  
 १०; तै. ३, ३, ३, २<sup>३</sup>; दध्यात् ऐ.  
 १, २५; २, ३३; ३, ११<sup>३</sup>; ६, २४;

† तै. सं. १, ३, १४, ४. । ङ. उ. म. शतृ रूपमाहवुः । य. ८, ३८ । सां. तु. लेटि रूपमाह क ९, ६६, १ ।

¶ अत्र पञ्चदशम्यां कण्डिकायां 'दधातु' इति मुपा. स्वरश्चिन्त्यः । ॥ क्र. १, १९०, ८ ।



७, २; २४, २; ८; श. २, २, ७; का.  
 १, २, २, ५; दध्यात् श. १, ४,  
 १, ३७; ५, ६; ४, १, १, १८; ७,  
 १, २, ११; तै. १, १, ६, ७; ८, ६,  
 १; २, १, २, १०; ३, ३, ७, ९; ९,  
 ११, १; तां. ५, ६, ४; जै. ६२:  
 ११०; ११४; जैड. १, १, ३, ७;  
 दधीरन् तै. ३, १, ४, ११; दध्युः  
 श. ८, १, ४, १०; तां. ६, ८, १;  
 दधीय श. १०, ४, २, ३;  
 दध्याम् श. ९, २, ३, १९;  
 जैड. २, ३, १, ११; अधित श.  
 १२, ४, १, ७; जै. १५७; धात्  
 शां. १०, ६; तैआ. ३, १, १;  
 अधात् ऐ. २, २२; ३८; ५, २७;  
 ७, ३; श. १२, ४, १, ९; तै. १,  
 ४, ३, १; २; २, ७, ९, ४;  
 अधाताम् तै. २, ६, १०, ३; १२,  
 २; अधाताम् तै. ३, ६, १३, १;  
 अधुः तै. २, ६, १२, ४; अधिवि  
 श. १२, ३, ४, ११; धाः ऐ. १,  
 २८; २, ३; ६, १८; १९; शां. २७,  
 ४; श. १, ९, २, २८; ३, ४, २,  
 १४; ८, १, १२; १४; ४, ४, ४,  
 १३; ६, १, ३, १७; ४, २, ६; १४,  
 २, २, १७; तै. २, ६, ९, १; तैआ.  
 ४, ५, ४; ९, ३; ५, २, १०; ८, ३;  
 गो. २, २, ३; १७; ४, ३; ६, १;  
 अधाम् श. १२, ३, ४, ११; गो.  
 १, ३, १२; धाम् श. १, २, १, २१;  
 का. २, १, ४, १८; १९; तै. ३, २,  
 ६, ४; धाम श. १, २, १, १९; २१.  
 धीयते ऐ. ५, ४; ५; ६; ८;  
 १२; १३; १६-२१; शां. २, २;  
 १५, ३; ४; १६, ९; २२, ८; २४, ८;  
 २५, १४; २६, ४; शांआ. २, ४;  
 ७; श. ७, २, २, ८; ८, ७, २, ९; ३,  
 २; ९, ५, १, ५६; धीयते श.  
 २, १, ४, २९; ६, ४, ३, १०; ७, २,  
 ९; ७, २, ३, ३; ४, २, ३, ५, १,

६; ७; ३६; ८, ७, २, ९; ९, ४, ३,  
 १५; ५, १, ४०; १०, ३, ५, ६; १२,  
 ४, १, ७; का. १, १, ४, २६; तै.  
 १, २, ६, २; ३, २, २, ८; ३, ६, ५;  
 तां. २, ७, ७; ८, ७, १३; १२, १०,  
 ११; १६, १, २; १९, ३, ४; २०, ४,  
 ३; २३, ७, ६; २४, १४, ७; १६,  
 ४; २५, १, ४; १४; २, ३; ३, ३;  
 जैड. २, ४, २, ८; ५, २, २; गो.  
 १, २, १५; धीयते ष. २, २;  
 धीयन्ते ऐ. १, ३; ३, १०; ११;  
 ऐआ. १, ३, ३; ६; शां. २१, ६; तां.  
 २४, १४, ४; २५, १, ८; गो. १, २, ४;  
 धीयातै तै. ३, ३, ३, ५; अधीयन्त  
 श. ८, ४, ३, ३; १०, ५, ३, ३; ५;  
 ९; ११; अधायि ऐआ. १, ५, २;  
 शांआ. २, १८; तै. ३, ७, ७, ४;  
 तैआ. ४, ४०, १; धायि ऐ. १,  
 २८; श. २, ३, ४, १४; का. १,  
 ४, १, १२; तै. ३, ७, ९, ४; तैआ.  
 ४, २, १, १.  
 द्विधिपन्ते ऐ. ५, २; शां. २२, ५;  
 धित्सेव ऐ. १, १७. दधत्- ती-  
 दधान-पद.

धा- → धाः तै. ३, २, ९, १३.  
 धात्वे श. १४, २, १, १५; ९, ४, २, ८;  
 तैआ. ४, ८, २.  
 धातु- तवः जैड. ४, ११, २, ६;  
 -तु आ. २, १८, ९.  
 धात्व(-जुडम-)थे-वचन-म् गो.  
 १, १, २७.  
 धातु- -न्तः तैआ. ६, १०, १; ७, ४,  
 ३; तां. २१, १०, १६; -ता ऐ.  
 ३, ४७; ४८; शांआ. १२, ४; श.  
 ४, ४, ९; ८, ४, ३, ६; ९, ५,  
 १, ३५; ३६; ३७; ३८; १४, ९, ४,  
 २०; तै. १, १, ९, १; ७, २, १;  
 २, २, ८, ४; ३, १, १; ५, ६; ७, १७,  
 २; ३, ३, १०, २; ७, ४, १५; ८,  
 २३, ३; १२, ९, ६; तैआ. १, १३,

३; ३, १; ३, १२, ७; ५, १२, २;  
 ६, ३, २; ४, २; ९, २; १०, १, १४;  
 तां. २४, १२, ४; सं. १, २, १५;  
 ४, ६; ५, ७; ष. ४, ६; गो. २, १,  
 १०; -तारम् ऐ. ३, ४७; श.  
 १४, १, ३, २२; -तुः श. ८, ४, २,  
 ५; १४, १, ३, २२; तै. २, १, ७,  
 १; ३, ३, १०, २; ६, ३, २; १०,  
 १०, १; गो. १, १, २४; २६;  
 -तृभिः ऐ. १, २८; श. २, ३, ४,  
 १४; का. १, ४, १, १२; -त्रा श.  
 ६, २, २, २०; तै. २, ३, ५, ३;  
 -त्रे ऐ. ३, ४७; श. ८, ४, २, ५;  
 तै. १, ७, २, १; ३, ८, २, ३.

धातोस्(-) जैड. २, ५, २, ६.  
 धात्र- -त्रः श. ९, ५, १, ३८; तां.  
 २१, १०, २३; -त्रम् गो. १, ३, १२.  
 धाना- -नाः ऐ. २, २३; २४;  
 शां. १३, १; १८, ६; श. २, ६, १,  
 ५; १७; ४, २, ४, १८; ५, १८, १९;  
 २२; ४, ३, ७; ९; १०; १३, २, १,  
 ४; का. १, ६, १, ४; १२; तै. १,  
 ५, ११, ३; ६, ८, ३; २, ४, ३, १०;  
 ८, १४, ५; तैआ. २, ८, १; ६, ७, १;  
 ९, १; जै. १२०; गो. २, ४, ६;  
 -नानाम् शां. १८, ६; श. २, ६,  
 १, २७-२९; ३१; ३५; का. १, ६,  
 १, १७-२०; २४; -नाभिः श.  
 १३, २, १, ४; तै. १, ५, ११, २;  
 ३, ८, १४, ५; आ. जैआ. १, २३७.  
 धाना-करम्भ- -म्भैः गो. १,  
 ५, ९.  
 धानान्तर्वत्- -र्वात् श. ११,  
 २, ३, ९.  
 धाना-रूह- -रूहः श. १४, ६, ९,  
 ३४.  
 धाना-वत्- -न्तम् सा. ३, ३, ५.  
 धाना-सोम- -सान्, मेभ्यः श. ४,  
 ४, ३, ९.  
 धान्य(←धाना)- -म् शां. ११, ८;

श. १, २, १, १८; का. २, १, ४, १७; तै. ३, २, ६, ३; तैआ. ३, १०, ३; जै. १५०; सा. ३, १, ९; २, ३; ५, ९; -न्यानाम् सा. ३, १, १; -न्यानि श. १४, ९, ३, २२; -न्येषु घ. ५, ५.

घान्य-तिल्विल- -लः श. ४, ५, ८, ११.

घान्या-दु- -म् ऐ. ८, २१; श. १३, ५, ४, २.

धामन्- -म ऐ. १, २१; २, १९; २४; ३, २४; ३७; ५, २; ६, ७; २०; ऐआ. २, २, ३; शां. २, ७; १०, ६; २२, ४; शांआ. १, ४; ६; ५, १; श. १, ३, २, १७; ९, १, १६; २, १, ४, २९; २, ३, ४; ५; ३, १५; ३, ४, २४; ४, १, ५, १८; ६, ७, ४, ४; ७, ५, २, ३८; ८, ६, ३, २१; २४; ९, १, १, २२; २, १, १५; ३, ४४; १०, १, ३, ११; १३, २, १, २; ३, ६, २; ६, २, ११; १४, १, ४, १३; का. १, १, ४, २६; २, ३, ३; ४; १३; ४, १, १८; तै. १, १, ९, ६; ४, ४, ४; २, ३, २, ५; ६, ८, १; ३, १, १, २; २, ४, २; ५, १०, ५; ७, १४, २; ३; ११, १, २१; ५, १; तैआ. १०, १०, २; २६, १; तां. ५, ४, १४; १४, २, ३-५; जै. ५; ९७; जैड. ३, १, २, ७; गो. २, ३, १९; ५, १३; -मन् श. १, ७, ३, ११; तै. ३, ५, ८, ३; १३, ३; -मनि तां. १, ६, ५; गो. १, २, २२; -मभिः ऐ. ३, ४; -मसु श. ७, ३, २, ८; -मानि ऐ. १, ९; १३; शां. ७, १०; श. १, ७, ३, १०; ११; ३, ३, ४, १४; ३०; ४, २, ५; ८; ९; १५; १६; ७, १, १५; ६, ३, १, १७; ७, २, ४, २६; २७; तै. २, ८, ३, १; २; ३, ५, ७, ५; ६८; ६, ११, ३; ४; १२, १; तैआ. १०, १, ४; -मनः-मनः श. ३,

८, ५, १०; -मना ऐ. ३, ८; ३७; ६, ७; श. १, ३, ४, १४; ७, १, ११; २, ३, ४, २४; ३, ९, ४, २०; २१; १०, ५, २, १२; का. १३, ३, ६, २; ६, २, ११; १४, १, २, ११; ३, २, ५; का. १, ४, १, १८; तै. १, १, ९, ६; ४, ४, ४; २, ३, २, ५; ३, २, ३, २; तां. १४, २, ३-५; गो. २, ५, १३; -मनि तैआ. २, ७, १; -मने-मने श. १, ३, १, १९; का. २, २, ४, १६; तै. ३, ३, ४, ३.

धाम-च्छद्(√छद्)- -द् ऐ. ३, ७; श. १०, १, ३, ८, १०; गो. २, ३, ३.

धाम-भाज्- -जः शां. १०, ६.

धाम-शस्(ः) तैआ. १, ३, १.

धाम्न्य- -म्यः, -म्यस्य जै. १९७

धाख्या- -ख्या ऐ. ३, २३; २४; ४, ५; २९; ३१; ५, १, ४; ७; १२; १६; १८; २०; ८, २; ऐआ. १, ४, २; ५, २, २; शां. १५, ४; २४, ५; २५, ११; शांआ. २, ४; जैड. ३, १, ४, १; २; ३; गो. १, २, ४; २, ३, २१; ३, २२; ५, १; -ख्याः ऐ. ३, १८; ३१; ४, २९; ३१; ५, १; ६, २१; ८, १; गो. २, ३, २२; ६, ३; -ख्याः ऐ. ३, १८; -ख्यानाम् ऐ. ३, १८; -ख्याभिः ऐ. ३, १८; -ख्याम् ऐ. ३, २४; ३१; ऐआ. १, ४, २; शां. १५, ४; २७, २; शांआ. २, ४; गो. २, ३, २२; -ख्यायाः गो. २, ६, ९; -ख्यायै ऐ. ६, ३०; -ख्ये ऐ. ३, १७; ३०; श. १, ४, १, ३७.

धाख्या-त्व- -म् ऐ. ३, १८; धितावन- , धित्वा, धीयमान-, हित- अद्र.

धानञ्जय्य(←धनञ्जय)- -य्यः, -य्यात् वं. १.

धान्व- -न्वः श. १३, ४, ३, ११.

धामन्- धाख्या- √धा द्र.

धायस्(√धि)- -यसा ऐ. ५, १६; शां. २६, ८; १५.

धारका(√धृ)- -का श. ११, ६, २, १०; १३, २, ९, ६; -काम् श. ११, ६, २, १०.

धारण- -णः तैआ. ७, ४, १; -रणम् तैआ. १०, ७, १; सा. ३, १, २; -णस्य श. ११, ४, २, ४; -णाय ऐ. ५, १५; श. ८, ६, २, १.

धारयत्- -यन् शं. १३, ७; श. १, ३, ३, १२; ३, ९, २, ९; का. २, २, ४; तै. २, ४, ६, १; ८, ९, ६; ७; ३, २, ३, ६; ३, ६, ८; सा. २, २, २; ३, ५; ७, १२; ८, ५; ३, ९, ३; -यन्-यन् ऐ. ५, १५; -यन्तः श. ४, ५, ९, ३; ५; ९; तै. २, ८, १, ६; -यन्तः-इव तै. ३, २, ३, ६.

धारयन्ती- -न्त्याः तां. २१, ४, १३.

धारयमाण- -णः ऐ. ४, २१; श. १४, ३, १, २; ५.

धारयितुम् श. १, ४, १, १३; १९; तैआ. ६, १२, १.

धारयित्- -त्ता तैआ. १०, ७, १.

धारयित्वा श. १, ८, ३, १७; सा. ३, ४, ८.

धारयिष्णु- -ष्णुः शांआ १२, २; ७.

धारित्, ता- -तः श. ९, २, ३, ९; -तम् तैआ. ४, ४२, ५; -तां तैआ. ४, ४२, ५.

धार्यमाण, णा- -णः श. ९, २, ३, ३०; -णाय शां. ८, १; -णासु श. १, २, ५, २०; का. २, २, ३, २०; -णे श. ३, ५, १, २३; २, ९; ९, ४, १, १४; १५.

धारा(√धाव्)- -या ऐ. ८, ८; २०; श. १४, ९, ३, ३; तै. ३, ७, ५, ३; तैआ. ४, ३८, १; तां. ६, १०, ९; १९; ८, ४, ५; ११, ८, १; ३; १४, ३, १; ३; ५, २; १५, ९, २; जै. २०;

मं. १, ५, ६; सा. १, ४, ३; -रा  
श. ९, ३, २, ४, ५; ३, ३, १५;  
१६; १७; १४, ६, ३, २; तै. ३,  
१०, ८, १; ११, १०, ३; १२, ३, ४;  
तां. २०, १४, २; -रा: श. ७, ५, २,  
११; ९, ३, २, ४; ५, १, ५०; तां.  
६, १०, १५; १६; मं. १, २, ५;  
गो. १, १, २; ५, ५; -रागाम् श.  
४, ३, ५, २, २; गो. १, १, २; २, ३;  
-राम् श. ७, ३, १, २, ३; ९, ३,  
२, १; तै. ३, ८, २०, ५; तां. ६,  
६, १६; २१, ३, ५; गो. १, २, ८;  
-राया: तै. ३, ११, ९, ९.

धारयु-यु: तां. १५, ५, १.

धारा-त्व-म् गो. १, १, २.

धारा-वर्-रा: ऐ. ५, २; शां. २१,  
४; २२, ५; तै. २, ५, ५, ४.

धार्यमाण- धारक- गद्र.

✓ धाव्, धावते तै. ३, ८, १, २; धावति  
शां. १८, १; श. १४, ७, १, १९;  
धावति तै. १, ४, ३, ६; तैआ.  
८, ८, १; तां. १३, ७, १२; १५,  
३, ७; धावन्ते गो. १, २, ७;  
धावन्ति शांआ. ६, १; श. ५,  
१, ५, १; १७; तै. १, ३, ६, ५; ६;  
धावन्ति श. ५, १, ४, १; ११, १,  
२, १०; १४, ५, १, १; तै. १, ३,  
६, ३, ५; तां. ९, १, ३, ८; १८, ७,  
९; जै. १६५; गो. २, ५, ८;  
धाव जै. २०५; धावत तै. १,  
३, ६, ५; जै. १६८; धावाम् तै.  
१, ३, २, १; अधावत् ऐ. ३, ३, ३;  
४, ९; अधावताम् तां. ९, १, ३, ६;  
अधावन् तै. १, ३, २, २; तां. ९, १,  
३, ५; धावेत् तैआ. १, २, ६, ६; गो.  
१, ३, ६; धावेयु: ऐ. १, ३०.  
धावयति श. २, १, १, ५; तां. १४,  
११, २, ६; जै. २०२; २०५; धाव्-  
यन्ति का. १, १, १, ३; तां. ६, ३,

१५; १६, १३, १२; जै. १४६;  
धावयान्त्रकार श. ११, ४, १, १;  
गो. १, ३, ६; धावयताम् श. ११,  
४, १, १; अधावयत् तां. १३, ३,  
१२; जै. १४६; धावयेत् श. १,  
८, २, ९; १०, ३, ५, २; धावयेत्  
श. ११, ४, १, ४-७; जै. १६८.

धावत्-वत्त: श. ५, १, ५, २, १;  
-वन् श. ४, १, १, २, ६; -वन्त: जै. ८,  
१, ४, १, १, २; -वन्तम् श. ३, २,  
१, ३, ६.

धावन्ती-न्ती: तैआ. १, २, ४, ३;  
-न्तीनाम् ऐ. ४, ८.

धावमा(न→)ना-ना: तै. २, ६, ८, २

धावयत्-यत: श. १२, ४, १, १, ०;  
-यद्भि: श. ११, ६, २, १; -यन्  
शां. ७, ७; शांआ. ३, ४; तै. २,  
५, ५, ६; -यन्त: श. १०, ५, ५, ८.

धिक् शां. ३०, ५; गो. १, ३, २०; २,  
६, १, ३.

धितावर्नां-वानम् तै. २, ४, २, ५;  
धित्वा श. ७, ४, १, २; १४, ६,  
३, २.

✓ धिन्व्(→धि), धिनोति ऐ. ५, ३;  
ऐआ. १, २, ३; श. १, ६, ४, ४; ११;  
धिनोति श. १, ६, ४, ७; ८; तै. १,  
२, ६, २; तां. ४, १०, ३; २३, ७, ६;  
१९, ४; २४, १४, ७; १६, ४; २७,  
१, ४; १४; २, ३; ३, ३; जै. १६७;  
धिन्वन्ति ऐआ. १, ३, ५; श. ३,  
६, १, ७; धिन्वत् श. १, २, १,  
१८; ६, ४, ४; ११; का. २, १, ४,  
१७; तां. ४, १०, १; १८, ५, १४;  
धिनोतु तै. ३, ७, ६, १, ३; धिनुहि:  
श. १, २, १, १८; का. २, १,  
४, १७; तै. ३, २, ६, ३; अधि-  
नोत् तै. ३, ७, ६, १, ३; तां. ४,  
१०, १; १८, ५, २; अधिन्वन् घ.  
१, ४, ५; अधिन्वीत् तां. ४, १०, १.

धियंजिन्व-धी-द्र.

धिष्णा-गयो: श. ४, २, ५, २;  
-णा ऐ. १, २०; ५, २; ऐआ.  
१, ५, ३; श. १, २, १, १५; १७  
६, ५, ४, ५; का. २, १, ४, १४;  
१६; तै. २, ७, १३, ५; ८, १, १, ३,  
२, २, २; ६, २, ३; -णा: शां. ८,  
५; श. ३, ९, ३, १४; ६, ५, ४, ५;  
-णाम् ऐ. ५, २; ऐआ. १, ५, ३;  
शां. १९, ९; २०, ४; २१, ४; २२,  
५; २४, ९; -गाया: तै. ३, ६,  
९, १; गो. २, २, १, २; -षणे ऐ. ४,  
३, २; शां. २१, २; -णे श. ३,  
९, ४, १८.

धिष्णिय, या(=ष्य अद्र.)-यम् तै.  
१, ७, ६, १; -या: तै. ३, ३, ८, १;  
-याम् गो. २, २, १, ७; -यै: तैआ.  
३, ८, १.

धिष्ण्य-ष्ण्य: जै. १८४; -ष्ण्यम्  
ऐआ. ५, १, १; श. ५, ३, ४, २, ८;  
५, ३; १०; ४, ३, २, ७; ४, २; तां. ५,  
६, ७; -ष्ण्यस्य ऐआ. ५, १, ४; तां.  
५, ६, ७; -ष्ण्या: शां. १३, १; १७,  
७; श. ३, ६, २, १; ९; ६, ७, २, ६;  
७, १, १, २, ४; २, २, ३;  
९, ४, २, १; १४, ९, ४, ५; जै.  
१०२; गो. २, २, १, ७; १८; ५, ४;  
-ष्ण्यात् ऐआ. ५, १, ३; तै. ३,  
११, ९, ८; -ष्ण्यान् ऐ. ३, ५;  
ऐआ. ५, १, ३; शां. ९, १; १६, ७;  
१७, ९; श. ३, ६, १, २, ७; २, १, ९;  
२०; ४, ४, २, ७; ९; ६, ७, ८, ८,  
६; ११; १६; ७, १, २, २, ३; ९, ४,  
३, १; १०, ४, ३, २, १; तां. ५, ६,  
७; गो. २, २, १, ६; ३, १; ५, ५;  
-ष्ण्यानाम् श. ३, २, ४, १; ३, ३,  
११; ९, ४, ३, १; -ष्ण्येभ्य: श.  
४, ६, ८, २, ०; ८, ७, २, १, ६; गो. २,  
२, १, ७; -ष्ण्येषु श. १०, ४, ३,

। सिपा. स्वरिचन्त्यः । धित(✓धि)+वनिप् इति भा.सा. अर्वाश्रयः । धित(✓धा)+मतुप् भा. 'धित+  
वानः' इत्यपि सा. द्र. । ऋ. ३, २, ७; २ द्र. ।

१३,२०; -ण्यैः श. ६,७,२,६.  
धिष्ण्या(-ण्यऽअ-)न्त-न्ते गो. २,  
४,५.  
✓धी←✓धैद्र., ✓धी←✓धा.पद्र  
धी- →धियः ऐ. ४, ३०; ५, २०;  
शां. २०, २; २२, १; २५, ९; २६,  
१०; १५; शांआ. ३, ७; ९, १; श. २,  
३, ४, ३, ९; ३, ५, ३, ११; ६, ३, १,  
१३; १६; ७, १, १, २४; १४, १, २,  
८; ९, ३, १३; का. १, ४, १, २८;  
तै. २, ५, ३, २; तैआ. १, ११, ३;  
४, २, १; ११, ८; ५, ९, १०;  
१०, २७, १; जैड. १, १८, २, १;  
४, १२, २, ३; ५; मं. १, ६, २९;  
२, ४, ३, ४; दै. ३, २५; गो. १, १,  
३२; ३६; धियः तै. २, ६, ७,  
५; ३, ६, २, २; १०, १; धियम् ऐ.  
१, १३; ऐआ. १, १, ४; शां. ७,  
१०; २६, १२; श. ३, २, २, १७;  
तै. १, २, १, १३; २, ५, ५, २; ७,  
१३, ५; ८, १, ६; २, ७; ६, ३; ९, ८;  
३, ६, ८, २; गो. १, ३, १९; धिया ऐ.  
१, २२; २८; ३०; २, ३७; ३, ८;  
ऐआ. १, १, ४; शां. ९, २; ६; १९,  
९; २२, २; श. २, ३, ४, २८; ३,  
३, १, १२; ४, ३, १, २४; ४, १, ६; ६,  
३, १, १५; ४, ३, ९; ५, १, ११;  
का. १, ४, १, २२; तै. १, ४, ८, १;  
२, ४, ३, १; ८, ५; ६, २, २; १३, १;  
७, १३, २; ३, ६, १, ३; गो. १, ५,  
२४; धियाऽधिया श. ३, २, ४, १६;  
५, ३, ११; १४, ४, ३, ७; धिये श. ३,  
२, २, १७; धीः ऐआ. १, १, ४;  
शांआ. ५, ५; ७; श. ३, २, ४, १६;  
६, ४, ३, ९; १४, ४, ३, ९; जैड. १,  
१७, १, ८; १०; धीभिः तै. २, ८, ६,  
३; ३, ६, ३, १; धीपु तै. २, ४, ३, ७.  
धियं-जिन्व-न्वः तै. २, ८, ५, ४.  
धियं-धा-न्धाः तै. ३, ६, ३, २.

धिया-वसु-सुः ऐआ. १, १, ४.  
१धीति-तिभिः श. ७, ३,  
२; ३१; तै. २, ८, २, ८; -तिम्  
ऐ. ४, ३०; शां. २२, १.  
✓धीञ्(←दिह), धीक्षते, धीक्षते<sup>३</sup>श.  
३, २, २, ३०.  
धीक्षित-तः श. ३, २, २, ३०;  
-तम् गो. १, ३, १.  
धीत्, ता(✓धि)-तः श. १, ६, ४,  
२०; -तम् तै. ३, १०, ११, २;  
तां. ८, ४, १; -तम्ऽइव जै. ४८;  
१०२; -त्ताऽइव जै. ८०; -तेन  
जैड. १, १२, ४, ६.  
धीत-रस-सम् ऐ. ३, २७; ६, १२;  
शां. १६, १; ३०, १; गो. २, ४,  
१८; -सानि शां. १९, ७.  
२धीति-तिः तै. ३, ७, ११, २;  
-तिभिः तै. १, ५, ५, २; ४.  
धीत्वा श. १, ६, २, १; २; ३, १,  
४, ३; २, २, २; ११; २८; ४, ३, १५;  
७, १, २७.  
धीर-रः ऐ. ५, ३०; श. ४, ५, २,  
१२; १०, ३, ३, १; ११, ५, ५, ७;  
१२, ३, १, ९; १४, ७, २, २३; तै.  
२, ४, ७, ४; ६, ४, २; ८, ४, ७;  
तैआ. ३, १२, ७; गो. १, ५, २४;  
२, ३, ६; -रम् तै. २, ५, ८, ४;  
-राः ऐ. २, २; श. ६, ५, १, ९; ७, २,  
२, ४; ११, ५, ५, ९; १२; १३; १२,  
३, १, ७; १४, ७, २, ११; तै. २, ८,  
८, १; ३, ६, १, ३; तैआ. १, ११,  
१; ३, १३, २; १०, १, १५; जैड. ४,  
१०, १, २; ५; -रासः ऐ. २, २;  
श. १, २, ५, १९; का. २, २, २,  
१८; तै. ३, २, ९, १४; ६, १, ३;  
-रैः श. ६, ५, १, ९.  
धीर-तर-राः जै. १३६.  
धीर्य-र्यः शां. १९, २.  
धीर्नि-निः तैआ. ४, २४, १; २५, १;

१०, १, ९; -निम् श. ४, २, १, ९;  
तै. २, ५, ८, ११; ३, १२, ७, २.  
धुर(✓धूर्व ||) →धुरः ऐ. ६, १८; तां.  
१४, ९, १८; जै. १६; प. २, २;  
३; जैआ. १, १६८; ४४७; गो.  
२, ५, १५; धुरम् श. १, १, २, १०;  
४, ४, १३; ९, ४, २, ४; १०; का.  
२, १, २, ९; १०; धुराऽइव श. १०,  
५, २, १२; धुराऽधुरा प. २, ३;  
धुराम् तां. १४, ९, १८; आ. जैआ.  
१, १९३; प. २, ३; धुरि शां.  
२२, १; श. १, ८, ३, २६; १३, ४,  
२, १; २; तै. ३, ३, ९, ९; जै. १९२;  
धुरिऽइव ऐआ. १, ५, २; धुरोः  
आ. १, १६८; ४४७; धूः ऐआ. १,  
५, २; श. १, १, २, ९; १०; का. २,  
१, २, ९; १०; तै. ३, २, ४, ३;  
धूर्भ्यः प. २, ३; धूर्षु ऐ. ४, ३;  
जै. ९५; प. २, ३.  
धुराधुर-म् जै. १६.  
धूर्य-र्यः श. १, १, २, १०; का. २, १,  
२, १०; तै. ३, २, ४, ३; -र्यैः श.  
४, २, ५, ८; -र्यौ श. १, ८, २,  
२७; तै. १, ५, १२, ५; ३, ३, ९, ९;  
७, ५, ११.  
धूर्गृहीत-म् श. ५, १, ४, ४.  
धूर्वाह(र✓वह)-र्वाहौ श. ३,  
३, ४, १२.  
धूर्षद(र✓सद)-दम् तै. १, २,  
१, १२.  
धूर्णाह(र✓सह)-पाहौ, षुपाहौ?  
श. ३, ३, ४, १२.  
धूर्स्व-म् प. २, ३.  
धुवन-✓धूद्र.  
✓धू(→धु); धुनुते शांआ. १, ८; धुनुते  
ऐ. ४, २४; धुनोति श. ३, ६, २, ४;  
५; तैआ. ५, ४, ११; धुनुवाते शांआ.  
३, ४; धुवते श. १३, २, ८, ४;  
धुवते श. १३, २, ८, ४; तै. १,

† ✓धूनेतेरिति भा. प्रम्. । ✓ध्वनेरित्यर्वाधः । || ✓धरतेरिति Miv. इकिवि. -तया प्रयुक्तं पृथक्  
पदमित्यर्वाधः । † -रोः' इति आ. मुपा. । † -रः' इति जैआ. मुपा. । † स्वराभावश्चिन्त्यः ।

४, ६, ७, ३, ९, ६, २, धून्वते सा.  
 १, २, ५; धुवन्ति तै. १, ४, ६, ७;  
 ३, ९, ६, २; धून्वन्ति श. १४, १,  
 ३, ३१; ३२; तैआ. ५, ४, १३;  
 धूनुयु तै. २, ४, ४, ३; अधूनुत  
 तैआ. १, २३, २; तां. २४, १३,  
 ५; अधूनोत् जैड. ३, ६, २, २: ७, १,  
 १०; ७, २, १; अधून्वन् ऐ ३, ३४.  
 धुन्वत्-न्वन्तः ऐ. ३, ३५; जैड.  
 १, ४, १, ५.  
 धुवन-स्म श. १३, २, ८, ५; १४, १,  
 ३, ३२; तै. ३, ९, ६, ३; जै. २०५.  
 धूत-शरीर-रः जैड. ३, ७, २, २;  
 -राः जैड. ३, ६, २, ३; ४.  
 धूत्वा ऐ. ४, २४.  
 √धूप, धूपयति श. ६, ५, ३, ८;  
 धूपयति श. ६, ५, ३, ८-१०; ४.  
 १७; १४, १, २, २०; तैआ. ५, ३,  
 ५; ६; धूपयामि श. १४, १, २, २०;  
 धूपयतु श. ६, ५, ३, १०; धूपयन्तु  
 श. ६, ५, ३, १०.  
 धूप्यतेऽइव श. २, ३, २, ९.  
 धूपायत्-न् तै. २, १, १०, १.  
 धुपि-पयः तैआ. १, ९, ५.  
 धूम(√धृ)-म सा. १, ८, १४; १५-मः  
 शां. २८, ५; शांआ. १०, ८; श.  
 २, ३, २, ११; ३, ७, १, ३२; ५, ३,  
 ५, १७; ६, २, १, ५; ५, ३, ८; ७, ३,  
 १, २९; १४, ९, १, १२-१६; १७;  
 तै. १, ५, १०, ४; २, १, २, १०; २,  
 ९, १; ४, ३, ३; प. ५, ९; -मस्  
 श. ६, ४, २, ९; ७, ४, २, २२; १४,  
 ९, १, १९; तैआ. ४, ५, २; जै.  
 ३८; जैड. १, १८, ३, ६; ३, ६, १,  
 ७; -माः श. १४, ५, ४, १०; ७, ३,  
 ११; -मात् ऐआ. १, ३, ५; श. ५,  
 ३, ५, १७; १४, ९, १, १९; -मैन् ऐ.  
 ४, २७; श. ६, ३, ३, १९; ७, १, १,  
 २४; ३, १, ३०; ९, ४, ४, ३.  
 धूम-गन्ध-स्म शांआ. ४, ३; ४.

धूम-तान्त(√तम्)-न्तः तै. ३,  
 १०, ११, १.  
 धूम-रक्त-क्तःऽइव श. ६, ३, १, २६.  
 √धूमाय, धूमायति प. ५, ७; धूमा-  
 यन्ति प. ५, ९.  
 धूमाय(त्-→)न्ती-न्त्याम् शां.  
 २, २.  
 धूमायमा(न-→)ना-स्म गो. १,  
 २, ९.  
 धूम, छा-ञः श. १२, ७, १, २;  
 ११; तै. २, ६, ११, १; -ञस्म श.  
 १२, ७, २, ३; तै. १, ८, ५, ६; -ञ्रा  
 तां. २१, १, ७; जै. १४९ -ञ्रायाः  
 ना. ३, ६, ७.  
 √धूर्व, धूर्वति श. १, १, २, १०;  
 का. २, १, २, १०; तै. ३, २, ४,  
 ४; धूर्वति श. ५, २, ४, २०; प.  
 २, ३; धूर्वामि श. १, १, २, ११;  
 का. २, १, २, १०; धूर्वामः श. १,  
 १, २, १०; का. २, १, २,  
 १०; धूर्व श. १, १, २, १०; का.  
 २, १, २, १०; धूर्वतै. ३, २, ४, ४;  
 धूर्वाम तै. ३, २, ४, ४; जै. १४;  
 अधूर्वन् प. २, ३; अधूर्वात् श.  
 ७, ४, २, १२; अधूर्वात् श. ७, ४,  
 २, १२.  
 दुधूर्पाञ्जकुः श. १, ४, १, ४०.  
 दुधूर्पत्-पद्र.  
 धूर्ति-र्त्तिः श. २, ३, ४, ३५; का.  
 १, ४, १, २५.  
 धूर्वत्-र्वन्तस्म श. १, १, २, १०;  
 का. २, १, २, १०; तै. ३, २, ४, ४.  
 धूर्वितुस्म श. १, ४, १, ४०.  
 धूर्वा-र्वा श. ७, ४, २, १२.  
 √धृ, दध्ने श. १, ४, १, ११; २, ३, ३,  
 १; ११, ४, १३; १४, ४, ३, ३०;  
 ३३; ६, १, ४; जै. २०५;  
 दधार ऐआ. १, ५, २; जै. ६८;  
 ९६; द्राधार ऐ. १, ३०; ४, १२, ५,  
 ४; ५; ६; ८; १२; १३; १६-२१;

ऐआ. २, १, ७; श. ७, ४, १, १९;  
 १३, १, ४, ३; तै. १, ४, ५, ४; ३, २,  
 ८, ३; ७, २, ४; ६, ८; द्राधार तै. ३,  
 ३, ५, २; तैआ. ४, ४, २, ५; ५, ५,  
 १२; ९, १; २; ६, ५, २; तां. ७,  
 ४, ७; ९, ९, १०; १०, ३, १३;  
 ५, ३; ११, ५, १२; १०, ११; १२, ९,  
 १६; १३, ४, २; २२, २, ६, ६; दधिरो  
 श. १, ६, २, २; ४, २; २, १, ४,  
 २७; ३, ३, १; ३, ६, २, २२; २४; ९,  
 ५, १, १९-२६; १४, ४, ३, ३२;  
 का. १, १, ४, २४; २, २, ३, २१;  
 दध्ने गो. १, ३, ६; द्राध्ने श.  
 ३, ५, ३, १४; तैआ. १, ८, ३.  
 ध्रियते ऐ. ३, २; श. १४, ७, १, १९;  
 तैआ. १०, ६४, १; ध्रियते श.  
 २, २, ४, ९; ८, ४, १, १२; का. १, २,  
 ४, ७; जैड. १, १, ५, ४; गो. १,  
 १, २; ध्रियन्ते श. १०, ४, १, १८;  
 ध्रियस्व तै. ३, ७, ४, २; ध्रियामहे  
 श. ३, ५, १, १५; अध्रियत श.  
 २, २, ४, ९; १०, ६, ५, ५; ६; १३,  
 ४, ४, ६; का. १, २, ४, ७; तै. १,  
 ५, ४, २; तैआ. ५, २, १०; तां.  
 ७, ४, ७; १२, १०, ६; अध्रियन्त  
 श. ३, ७, ३, १२; १४, ४, ३, ३४;  
 का. १, ३, १, १४; अध्रियन्त श.  
 २, ३, १, २२; १०, २, २, १; ११, ४,  
 ३, ७; तै. २, १, ३, ७; जैड. २, १, १,  
 २; ४, १, २; ध्रियेत गो. १, १, ३४;  
 ध्रियेरन् श. २, २, ३, २०; २२;  
 २३; का. १, २, ३, १६; १८; १९.  
 धारयति ऐ. ७, १०; ऐआ. ३, २,  
 ४; शांआ. ११, ४; श. ५, १, २,  
 १८; १४, २, २, २९; तै. १, ८, ६,  
 ५; धारयति श. ६, ४, ३, १०; ७,  
 २, ३; ९; ३, ६; ७, ४, २, २३; तै.  
 १, ८, ६, ५; ३, २, १०, १; तां. ४,  
 ९, १५; गो. २, ३, १९; धारयन्तः  
 श. ७, ४, २, २४; सा. २, ३, ३, ४;

धारयन्ति श. ३, ६, ३, ६; १३, ८, ३, १२; धारयन्ति श. ७, ५, ४, २८; ११, ४, २, ४; १२, ८, ३, २०; १३, ८, ३, १२; तै. ३, ८, १९, २; जै. १३६; १४४; गो. १, ५, २४; धारयसि ऐआ. १, ४, १; धारया-  
न्चकार श. ११, ६, २, १०; धार-  
यिष्यामि तैआ. १०, १, ८; गो. १, १, २; धारयताम् ऐ. ८, १७; धारयन्तु तैआ. ६, ७, १; धार-  
यस्व श. १४, ६, ८, ५; धारुय श. ३, ७, ३, १३; ६, ५, २, ३-६; धारय श. १४, २, २, ३०; तै. २, ४, २, ९; ३, ७, ४, १४; तैआ. ४, १०, २; ५, ८, ६; जै. १६८; धार-  
यतम् तै. ३, ७, ६, ८; सा. ३, ४, ६; धारयाणि तैआ. ४, ४२, ५; धारयाम तैआ. १०, १०, २; धार-  
यत् तैआ. १, ८, ३; अधारयत् श. ७, ४, २, २३; २४; गो. १, २, ८, १७; अधारयताम् ऐ. ८, १२; धारयन्त तै. २, ४, ६, ४; अधारयन्त ऐ. २, ३६; धारयन् श. ६, ७, २, ३; तै. २, ८, १, ६; अधा-  
रयन् श. ६, ७, २, ३; तै. २, ७, ४, १३; तैआ. ४, १७, १; ५, २, १; जै. १८७; अधारयः शां. २, ३; धारयेत् तै. ३, २, १०, १; धारयेत् श. ११, ४, २, ४; सा. २, २, १; ३, ४, ८; ५, ७, ७, २; गो. १, ३, २, १; अधारयिष्यत् श. ८, ६, २, १; धारयिष्याम् जै. ६३; धीध-  
रत् ऐ. ५, २, २; श. ४, ६, ९, ९; तै. २, ६, ३, ५; अदीधरत् तै. २, ४, २, ९. दध्राण-धरीयस्-धर्तृ-  
र्त्नी-धर्म-न्, अद्र.  
धृत्,ता- -तः ऐ. ४, १८; तैआ. ५, ७, १२; तां. १०, ५, ४; -तम् श. १४, २, २, २९; -ता ऐ. ३,

३५; श. ३, २, ४, ११; तै. १, ७, १, १; -ताः ऐ. ३, १०; तां. १०, ५, ७; १५, ५, १६; -तानि ऐ. ३, ३१; -तेन तै. २, ५, २, ४; सा. ३, ४, ११.  
धृत्-राप्- -ष्टः तां. २५, १५, ३; -ष्टस्य श. १३, ५, ४, २२; -ष्टाय जै. ४, ११, ५, १५.  
धृत्-व्रत- -तः ऐ. ८, १३; १८; श. ५, ४, ४, ५; १२, ८, ३, १०; तै. १, ७, १०, २; २, ६, ५, १; तैआ. ४, ३, १; -ते तै. १, ७, ६, ६; -तौ श. ५, ३, ५, ३४; ४, ४, ५; -तौ गो. २, ४, १५.  
धृति- -तिः ऐ. ५, २२; ऐआ. २, ६, १; श. ४, ६, ९, ८; १३, १, ४, ३; ६, २; १४, ४, ३, ९; तै. ३, ८, ९, ३; १२, २; तैआ. २, १७, १; ४, ४२, ५; मं. १, ३, १४; २, ४, ५; -तिषु श. १३, ४, ३, ५; -ती तै. ३, ७, ६, ८; -तीः श. १३, १, ४, ३; तै. ३, ९, १३, २; ३; -त्ये ऐ. १, ११, २, २३; ४, १९; ७, १८; श. १३, ३, ३, ५; तै. १, १, ३, ७; २, ४, २, ५, ४, २; २, १, ३, ८; २, १, ३; २, २, ५; ६, ४; ३, २, १, ६; २, ९; ३, २; ६; १२; ४, ५; ७; ३, ७, १; ३, २, ५; ३, ५; ६, ६; ११; ९, १३, २; ३; १२, ६, २; तैआ. ५, १, ४; २, १३; ३, ५; तां. ४, ५, ९; ११; ६, ८, १७; १०, १२, ९; ११, ५, १२; ८, १; ३; १०, ११; १२, ३, ११; ४, ५; ११; २, १; ५, २, ४; ७, ९; ९, ८; १५; १८; ११, २६; १३, १, १०; ५, २, ६, १४; ९, १५; १०, १७; ११, २, ४; १४, ३, १; ३; २५; ९, १; ४१; ११, ३, ४; १२, ३; १५, १, ९; ३, ३, ७, १; ११, १३.  
धृत्वा शांआ. ४, ७; तां. २२, १८, ७.

√धृष्, धृष्णोति श. ३, ७, ४, २; दधृषुः ऐ. ४, ८; दधृषुः श. १४, ६, १, २; ९, २९; धृष्य श. ३, ७, ४, २; अधृष्णोत् श. ३, ७, ४, २; अधृष्णुवन् गो. २, २, ८; अधृषः श. ११, ८, ४, ३.  
?दधृषाण-, आ/धृष् द्र.  
धृषत्- -तः आ. १, १३२; २५७; ३२४; ३३५; जैआ. १, १३२; -ता श. १२, ४, ४, २.  
धृषित्- -तम् ऐआ. ५, २, १; -ताः तै. २, ४, १, १०.  
धृष्ट- -म् श. १४, ३, १, २२.  
धृष्टि- -ष्टिः श. १, २, १, ३; का. २, १, ४, २; तै. ३, २, ७, १; ३, ११, २; ७, ४, ९; -ष्टी श. १४, ३, १, २२; -ष्टीः तैआ. ५, ९, ३.  
धृष्ण- -ष्णवे तै. ३, १, २, २; -ष्णु श. ६, ६, २, ५; का. २, १, ४, २; आ. जैआ. १, ४१३; -ष्णुः श. १, २, १, ३; -ष्णुः तैआ. ६, १, ४; -ष्णू तै. ३, ९, ४, ४.  
धृष्णुया तै. २, ८, ५, ९.  
धृष्णो(-ष्णुःओ-जस्- -जसः ऐ. ५, २; शां. २१, ४; २२, ५; तै. २, ५, ५, ४.  
√धे, धयति ऐ. ३, १८; श. १२, ९, २, ११; तै. १, ४, ५, १; २, १, १, ३; धयन्ति तै. ३, ७, १, ४; धयन्ति तै. ३, १०, १०, १; २; ११, २; ३; धय श. २, २, ४, ५; अधयत् ऐ. ३, १८; २७; जै. ४८; धयेत् गो. १, ३, १.  
धापयेति श. ६, ७, २, ३; धापयेत् शां. १८, ४. धयत्, धीत्, धीति-, गद्र.  
धेना- -ना तैआ. ३, ९, १; गो. २, २, ९; -नाः श. ७, ५, २, ११; तै. २, ८, ६, ६; -नाभिः तै. ३,

† 'या' इति मु. पाठे संहितायां दीर्घो ज्ञेयः । ॥ भां. इत्यस्य छडि रूपमिति चिन्त्यम् । † = य. ८, ५, १ । सा. प्रपु. ३ रूपमाह तच्चिन्त्यम् । † 'धृपताः' इति मुपा. चिन्त्यः । तु. = ऋ. १०, ८४, १. ।

६,५,१.  
 धेनु-नवः ऐ. २,२०; ऐआ. १,३,  
 ५; शां. १२, १<sup>३</sup>; २३, १; २६,  
 १४; श. ५, ५, ५, १७; ८, २, ४,  
 १०; ९, १, २, १६; १७; तै. २, ५,  
 ४, २; ७, १३, ४; तैआ. ६, ७, १;  
 तां. ११, ४, ३; सा. ३, ३, ४; -नु  
 शां. २३, ३<sup>३</sup>; आ. १, ४०३;  
 ५६०; ५६३; -नुः ऐ. ५, १८;  
 ऐआ. ५, ३, २; श. २, २, १, २, १<sup>३</sup>;  
 ३, १, २, २, १; ३, ३, ४; १८; ५, ३,  
 १, ४<sup>३</sup>; ६, ६, ३, ३; ८, २, ४, १०;  
 ९, १, २, १, ५; १२, ८, २, २; ९, २,  
 १, १<sup>३</sup>; १३, १, ९, ३<sup>३</sup>; का. १, २, १,  
 १२<sup>३</sup>; तै. १, ६, १, ५; ७, १, ४<sup>३</sup>;  
 ३, ३; २, ४, ६, १०; ७, ८; ६, ४, ३;  
 ११, ४; १२, १, ४<sup>३</sup>; ३, ५, ८, १<sup>३</sup>;  
 १३, १<sup>३</sup>; ८, १३, १<sup>३</sup>; तैआ. १,  
 ३२, ३; १०, १, ८; तां. १८, ९,  
 १२; २१; जै. ५०; जैड. १, १,  
 ४, ३; २, २, ५; मं. २, २, १; १६;  
 ८, १; गो. १, २, २१; -नुःऽइव  
 श. २, २, १, २, १; ५, ३, १, ४; का. १,  
 २, १, १, २; तै. ३, ७, ५, १३; -नुनी  
 जैआ. १, ५६०; -नुम् ऐ. १,  
 २२; ६, ३; ऐआ. ३, २, ४; श.  
 ४, १, ४, १०; ८, २, ४, १०; ९, १,  
 २, १, ४; १५; १७<sup>३</sup>; १४, ८, ९, १;  
 तै. १, १, ६, १०; २, ५, २; ६, १,  
 ५; २, १, ८, ३; ६, १७, ६; ८, ३, १;  
 ३, ७, ६, ९; ७, १३; जैड. २, ५,  
 १, ३; गो. १, २, २१; -नुम्ऽइव  
 मं. २, २, १७; -नु तै. २, ४, ८,  
 ६; ६, ७, ३; -नुः श. ५, ५, ५,  
 १७<sup>३</sup>; ९, १, २, १३<sup>३</sup>; १६<sup>३</sup>; १७<sup>३</sup>;  
 तैआ. ६, ९, १; -नुनाम् ऐआ.  
 १, ३, ५; ५, १, ६; -नुवाम् श.  
 १३, १, ९, ३; तै. ३, ८, १३, १;  
 -नुव श. ३, १, २, २१; तै. १,  
 १, ६, ५.

धेनु-करण- -गस्य श. ९, १, २,  
 १६.  
 धेनुका- -के तां. २५, १०, २२.  
 धेनु-पयस्- -सम् जै. ५०; -सी  
 आ. जैआ. २, २०, ७.  
 धेनु-भ(व्य→)व्या- -व्याः तां.  
 १८, ९, २, १.  
 धेनु-मत्- -त् ऐ. ५, ६; शां.  
 २३, १<sup>३</sup>.  
 धेनुमती- -ती श. ३, ५, ३, १, ४;  
 तैआ. १, ८, २.  
 धेनु-शत- -म् श. ११, ३, १, ४; ६,  
 २, ४.  
 धेनुव(नुऽअ)-नुडुहु- -हयोः श.  
 ३, १, २, २, १<sup>३</sup>; -हौ श. ३, १, २,  
 २, १<sup>३</sup>.  
 धेनु(धातृ+इच्छन्)- -च्छा तै. २,  
 ४, ८, ४<sup>३</sup>.  
 धैर्य(←धीर)- -र्याय तै. ३, ४, २, १.  
 धैवर(←धीवर)- -रम् तै. ३, ४, १२, १  
 धौत(√धाव्)- -तस्य तां. १, ६, ११.  
 धौम्य(←धूम)- -म्यः, -म्यस्य जै.  
 १२५.  
 धौम्र- -म्रः गो. १, २, ५<sup>३</sup>.  
 √धमा(→धम्), धमन्ति श. ६, १,  
 ३, ५; जै. १६४. धमत्- गद्र.  
 धमायमान- -नस्य श. १४, ५, ४,  
 ९; ७, ३, १०.  
 ध्यात्-ध्यातृ-ध्यान- ध्यायत्-ध्येय-  
 √ध्यै द्र.  
 ध्यामनि जै. ७२.  
 √ध्यै(→धी), ध्यायते गो. १, १, २, ५<sup>३</sup>;  
 ध्यायति ऐ. १, ३०; ३,  
 २; ऐआ. १, ३, २; शांआ.  
 ४, १३<sup>३</sup>; ५, ३; श. १२, ९, १,  
 १३; तै. १, १, ४, १; जै. १३३;  
 १३७; जैड. १, १३, १, ५; १८,  
 ५, १<sup>३</sup>; २, १, १, ६; ७; १९; २, १,  
 ६; ४, १, ७; ८; २१; ३, १, १, १, ५;  
 ३, १, ५; ध्यायतिऽइव श. १४,

७, १, ७; ध्यायतः श. ४, ६, ७,  
 ५; ध्यायन्ते शां. २७, ६; ध्या-  
 यन्ति श. ११, ७, १, २; ध्यायामि  
 तैआ. ४, ३८, १; जै. १३३;  
 १३७; ध्यास्यामि गो. १, १,  
 ९; ध्याय श. १, ५, २, १९<sup>३</sup>;  
 अध्यायत् तां. ७, ६, १;  
 २०, १६, १; ध्यायेत् ऐ. ३, ६,  
 ८; ३१<sup>३</sup>; श. ३, ९, ४, १७<sup>३</sup>; ११,  
 २, ७, ३, २; तै. १, १, ३, ३; २, २,  
 ६, ४; ३, २, ९, १, ५; ३, १, १, ४; तां.  
 ६, ७, ८; जैड. २, २, ४, १-१०;  
 सा. २, ४, ४; गो. १, १, ९; ३;  
 १९<sup>३</sup>; ध्यायात् शां. ८, ५; ९, ५;  
 धीमहि ऐ. ६, ७; शांआ. २, १८;  
 ९, १<sup>३</sup>; श. २, ३, ४, ३९; १४,  
 ९, ३, १२; का. १, ४, १, २८;  
 तैआ. १, ११, २, ३; १०, १, ५<sup>३</sup>;  
 ६<sup>३</sup>; ७<sup>३</sup>; २७, १; ४६, १; जैड. ४,  
 १२, २, २-४; मं. १, ६, २९; दै.  
 ३, २, ५; गो. १, १, ३, ५; २, ५, १, ३<sup>३</sup>;  
 अध्यात् सा. १, १, २.  
 धी- १धीति- गद्र.  
 ध्यात्- -त्सम् ऐआ. २, ४, ३; शांआ.  
 ५, २; -तानि शांआ. ५, ४<sup>३</sup>; ६;  
 -तैः शांआ. ६, २०.  
 ध्यातृ- -त्ता तैआ. १०, ११, १.  
 ध्यात्वा ऐआ. २, ४, ३.  
 ध्यान- -नम् तैआ. १०, ११, १; -जैः  
 शांआ. ५, ३<sup>३</sup>.  
 ध्यायत्- -यत् शांआ. ५, २; -यन्  
 शां. ४, ४; जै. १३३; १३७; सा.  
 २, ४, २; ३, ६, १, ३; सं. १; प. २,  
 १<sup>३</sup>; २; गो. २, ३, २, ४; -यन्तः  
 शांआ. ९, ३-५; गो. १, ३, २०.  
 ध्येय- -यः तां. ७, १, ५; -यम् जै.  
 १३३; १३७.  
 ध्रजत्(√ध्रज्)- -जतः श. ५, १, ५, २०.  
 ध्राज- -जाः तै. २, ८, २, ३.  
 ध्राजि- -ज्यै श. ३, ८, ३, २, १<sup>३</sup>.

ध्रुव,वा(√ध्रु)- वः श. ३, ५, २, १४; ३,२५; ६,१,२०; २५; ४, २,३,३; ४,१; १८; १९; २४; ५, १,२,४; २,१,२५; ६,७,३,७; ८, १,४,८; ९,४,४,५; १०,५,१,३; १४, ७,२,२,३; तै. २, ४,२,८; ९; ३,१०,४,३; तैआ. २,१९,१; ४, ३,३; ११,६; १९,१; ५,३,७; तां. ७, ९,७; -वःइव श. ८,२, १,४; -वम् श. १,२, १,७; ४, २,४,८; २३; ५,१,२,१९; २५; ६,७,३,७; ८,२,१,४; १४; १०, ५,१,३; १४, ७,२, २,२; का. २, १,४,५; तै. १, ५,४,२; ७,८,५; २,४,२,८; ९; ३,२,७,२; मं. १, ३,७; -वया श. १, ४, ५,५; ६; -वस्य तैआ. २,१९,१; -वा श. १,३,२,२; ४; ४,१,४; १६; ४,५, ५; ७,१,७; ८,१,३,९; ३,१,३; २, १,१,१०; ३,६,१, २०; ६,१,२, २,७,५,२,३-६; ४,१,३; ७,१,१, ३,०; ४,२,५; ५,१,३,०; श. ८, २,१,४; १,४; ३,४,६; ८; १०; ७, २,६; १०, ५,१,३; ११, ५,६,३; १४, ४,३,२,२; तै. २,४,२, ८; ३, ३,१,२,५; ६,१,१; ७,१०; ९, ५; १०,२,१; ११,१,१-२१; ६, २; १२,६,१; ६; ७,१; ८,१; ३; तैआ. २,१७,१; ४,१७,१; १८, १; मं. १, ३,७; गो. १, ३,१,४; -वाः श. ११, ८,१,२; तै. २,४, २,८; ३, २,१, ५; ६, १,३, १; -वाणाम् श. ४, २, ४, २,४; -वात् ऐ. १, ३; -वान् श. ८, २,४,६; तै. ३,२,११,२; -वाम् श. १, ३,४,१,४; ४,५,६; २,६, १,१,७; ३,८,२, २,५; १२, ५,२, ७; का. १, ६,१, १,२; तै. ३,३, १,१; ७,११; गो. १,१,१०; २,१;

-वायाः श. १, ३,२,२; ४; १,६; तै. ३, ७,६,१०; गो. १, १,१०; -वायाम् ऐ. ८, १,४; १,९; श. १,३,२,१,०; १,६; १,८; ८,३, १,३; २,१,१,९-११; ३, १,४,१,७; २, ४,८; १४,६,९,२,५; तै. ३,३,५, ३,५; -वासः तै. २, ४,३,५; मं. १,३,७; -वेण श. १, ३,४,४; ३, ६,१,१,६; ४,२,४,२,३; तै. २,४, २,९; तैआ. ४,३,१; -वायै श. १,८,१,१,३; ३,९. ध्रुव-क्षिति- -तिः श. ४, २,४,२,४; ८,२,१,४,१,४. ध्रुव-गोप- -पः तै. ३, १,२, ९, ५; जै. १,५,६; तां. २,५, १,८,४. ध्रुव-तम- -मः श. ४,२,४,२,४. ध्रुव-योनि- -निः श. ८,२,१,४; १,४. ध्रुव-वैश्वानर- -रौ श. ४, २,४,१. ध्रुव-सुद्- -दम् श. ५, १,२,४. ध्रुव-स्थाली- -ली, -ल्या तै. १, ४, १,६. ध्रुवसयत्(√ध्रुव)- -न् तै. १, ४, ३,६. ध्रुव- -सान् तै. ३,१,२,७,२. ध्रुवसि- -सयः शांवा. ७, २,१. ध्रुव(√ध्रुव)- -म् तै. ३,९,४,३. ध्रुव(√ध्रुव)- -नः तैआ. ४, २,४, १; २,५,१. ध्रुवयत्- -न् तैआ. ४, २,४, १; २,५,१. ध्रुवसन्- -सा श. १,३,५,४,९. ध्रुव(√ध्रुव)- -स्योः तां. १,३, ७, १,२; -स्ते तां. १,३, ७, १,२. ध्रुवन्त- -न्तः तैआ. ४, २,४, १; २,५,१; -न्तम् ऐ. ३, १,९; शां. २,५,३; तै. २, ५, ८, ३; ७,१,६,१; तैआ. ४, ४,२, ३; तां. १, ७, ५; जै. १,१,६,३,८. -:०:-

न

रुनां ऐ. १,१; ३,३; ४; ६; ७; ऐआ. १, १,१; २; २,१; २; शां. १,३; ५; २,१; ७; ६,३; शांवा. १, १; ४; ५; ८; ४,१; श. २,४, ४,१०; ९,५,२,६; ११, ७,४,२; १२, ५,१, १; १४, १,१, २,२; का. १, १, १, ३; १०; २, ६; ७; १,२; तै. १,१,४,८; ५,९,२, ६,१,३; ७,३,२; ९,५; तैआ. १, २,३; ४; १; २,४,१; ५, १; तां. १,२,८; ५,१,८; २,१,४,२; ३,३; जै. १,३-१,६; १,७; जै. १,१,१,६; ४,८; ५,१,२; ३; का. १; १; २,३; ४; ५,१,५; ८,६; सं. ३,१; मं. १,१,१,०; ५, १,२; सा. १,२, २,३; ४,१; ५,१,५; ८,६; सं. ३,१; दै. २, १,१; गो. १, १,४; १,५; ३,९; २,४; ७, नादे तै. २,७, ९, ५; तां. ६,९, २,२. रुनां ऐ. १,१,६; १,९; २,२; ३,०; २, २,२; ३, १,८; ४,२; ५, १,६; ६,१,९; ऐआ. १,२,१; ५,२; ३, २,५; ५,२,२; शां. ८,१; ४; ९, ६; शांवा. १,९,९; २,०,४; २,१, २,४; २,२,१,५; ९; २,३,३; २,४, ८; २,५, ५; ७; २,६, १,६; २,७, १; ३; श. ३, ५,३, २,३; ४, २,१, १,०; ३,०; ५,१,५, २,०; ७,१,१, २,२; २,१,२,०; ९,२,३,४,१; ५, २,५; १,४,५,५,१,६; तै. १,२,१, १,२; २,४,१,५; ३,४; ८; ४,९,५, २,३; ६,१; १,०; ७,४; ५,५,४; ६,४,१; २; ३; ४; ५; ६; ८, ३,४; ३; ४; ५; ९; १,४,१-५; ६; ७,१,२,१,४; १,३,१; १,६,४,८, ४,३; ८; ५,६; ८; ६,३; ७,१; ९,१; ३,६,३,३; १,०,८,१; तैआ. ४,

|| 'ध्रुव गोपम्' इति मुपा. चिन्त्यः । † √ध्रुव पा. ७,२,१८ द्र. । ‡ न=समुच्चयार्थे, ४ न=संप्रत्यर्थे, ५ न=सहाय्ये, ६ न=अप्यय इत्युक्तम् ।

† १ न=निषेधार्थे, २ न= इवार्थे,



५, २३; ११, ६; १७, १; ४०, १;  
 १०, १, १६; तां. १, २, ९;  
 ६, ६, १६; ८, ६, ५, ६; १२, ७, १;  
 ११, ४, ३; १२, १०, १; ६, ४, ९;  
 गो. २, ६, १; नृऽइव श. ४, ३,  
 ५, ३; १०, ५, ३, १; २; तै. १,  
 ३, १०, ७; २, २, ५, ६.  
 ३नां ऐ. ४, २०; तै. २, ६, ७, ३; ११,  
 २; ६-८; १०; १२, ३; ४; १७;  
 ४; ६; १८, ४.  
 ४नां ऐ. ५, ४.  
 ५नां तै. २, ६, ११, १.  
 ६नां तै. २, ६, १७, ७; सा. २, ४, ७.  
 ?नक्षि-शयः जै. २०४.  
 नक् शं. २६, ११॥  
 नक-कानि आ. २, ४६२.  
 न-कि सा. १, ४, २१; ८, १०.  
 ?नकि-देवः-वाः सा. १, ८, १०.  
 न-किस्(ः) ऐ. ५, १, ५; १२; २०;  
 ऐआ. १, २, १, ५, २, ४; शां. १९,  
 ९; तां. १४, ४, २.  
 नकिर-रः जै. ६१.  
 नकुल-लम् दै. २, ३; -लस्य आ.  
 जैआ. १, ५४५.  
 नकुली-ली मं. १, ७, १५.  
 नक्त-म् ऐ. ४, ५, ५, २, ४; ३०; श. २,  
 १, ४, २; ४, ३, १, ८; १२, ७, ३, १;  
 ३; ९, २, २; १३, १, ५, ५; २, १, ७;  
 १४, ९, ३, १२; का. १, ४, १, १७;  
 तै. १, १, ४, ३; ७, १, ७; २, १, २,  
 ९; २, ६, ४; ४, २, ४; ४, ९; ६, ६, १;  
 ११, ५; ६; १२, ३; ६; ८, १५, २;  
 १६, ४; ९, १४, ३; ११, ६, ४; तैआ.  
 १, ११, २; २; २, १२, १; ५, ११,  
 २; १०, १०, २; ४, ९, १; तां. १, ६,  
 १०; १२, ६, ८; प. ४, १; जै.  
 १, २; ७; सा. १, २, ३; गो. २,  
 ५, १.  
 नक्ता-क्ता शां. २४, ९; तै. २, ६, ८,

३; १०, २; ७, १२, ६; ३, ६, १३, १.  
 नक्तं-जा(त→)ता-ता तै. २, ४,  
 ४, १.  
 नक्तं-होम्-मान् तै. ३, ८, १५, १;  
 १८, ६.  
 नक्तो(-कड)-षस्-घासा श. ६,  
 ७, २, ३; ९, २, ३, ३१; तै. २, ६,  
 १७, ४.  
 √नक्ष, नक्षते तै. १, ५, २, ५; नक्षि  
 श. २, ३, ४, ३१; का. १, ४, १,  
 २२; नक्षन्त ऐ. ५, २०.  
 नक्षत्र-त्रम् शां. १, ३; ४, १२;  
 श. २, १, २, १७; १९; ३, २, २, ५;  
 १०, ५, ४, ५; का. १, १, २, १;  
 १२; तै. १, १, २, १; ४; ५, २,  
 १; ३; ३, १, १, १; २; ३; ५, ९;  
 १०; ११; २, १; २-४; ५; ७; ८;  
 १०; ११; ३, २; ८, १, १; तैआ.  
 १, ११, २; गो. १, २, १५; -त्रम्  
 तै. १, ५, २, ४; -त्राणाम् शां.  
 २७, ६; श. २, १, २, ९; ३, १,  
 २, १८; ५, ४, ५, १४; १२, १, ४,  
 ३; १३, २, १, ५; का. १, १, २, १२;  
 तै. १, १, २, १; ५, २, ५; ३, ४;  
 २, ७, १८, ३; ३, १, १, ११; २, ७;  
 ६, ५; ८, १४, ५; ११, १, १२;  
 तैआ. १, २२, ५; तां. १, ७, ३; १८,  
 ९, ६; २३, २३, ३; जै. ११७; प.  
 ३, १; गो. १, ५, ३; २, १, ८; -त्राणि  
 ऐ. ४, २, ५; शां. २७, ६; शांआ.  
 २, १६; १०, ५; श. १, ७, २, १८;  
 २, १, २, २; ६, १, २, ४; ५, ४, ८;  
 ८, ५, २, १२; ७, ४, १४; ९, ३, १,  
 ६; ४, १, ९; १०, ४, ४, २; ५, ४,  
 ३; ५; १७; ६, २, ११; ४, १; ११, ५,  
 ७, १०; ६, ३, ६; १३, २, १, ५; १४,  
 ३, २, १२; ६, ९, ४; ९, १, १२; का.  
 १, १, २, १; तै. १, ५, २, ६; ३,  
 ४; ३, ८, १४, ५; ९, ४, २; ११,

१, १३; तैआ. १, १४, २; २०, १;  
 २२, ५; ३, १३, २; ४, ४२, ५; ५,  
 १२, १; ७, ७, १; तां. २०, १६, १;  
 २३, २३, २; ३; जैउ. १, ५, १, ३;  
 ११, २, ११; ३, १, १, ५; ४, १२,  
 १, १३; १४; जै. ९७; १०६;  
 १७५; प. ३, १२; गो. १, १, १२;  
 २०; ३३; ३९; २, १, ८; -त्राय  
 तै. ३, १, ३, ३; ६, ४; -त्रे शां.  
 ४, १२; शांआ. ४, ३; श. २, १,  
 २, ११; १०, ५, ४, ५; १७; ११, १,  
 १, ३; का. १, १, २, १; ७; तै. १, ५,  
 २, ३; ४; ३, १, १, ६; २, ११; ३, १;  
 -त्रेण श. १४, ९, ३, १; -त्रेभ्यः  
 श. १४, २, २, १२; तै. ३, १, ६,  
 ५; ४, १७, १; तैआ. १, ३, २, ३;  
 ४, १०, ५; ५, ८, १३; १०, ४, १;  
 -त्रेषु ऐआ. ३, २, ३; शां. २७, ६;  
 शांआ. ८, ४; श. १०, ५, ४, ५;  
 १३, ८, १, ३; तै. ३, ११, १, १४;  
 तैआ. ९, १०, ३; जैउ. १, १४,  
 २, ३; -त्रैः ऐआ. ५, १, १; श. २,  
 १, ४, २८; २९; ६, ५, ४, ८; ८, ७,  
 ४, १४; ९, ४, १, ९; १०, ६, २, ११;  
 ११, ८, १, २; का. १, १, ४, २५;  
 २६; तै. २, ३, ३, २; ७, ८, २;  
 तैआ. १, ११, २; तां. १०, १, १.  
 नक्षत्र-काम-मः श. २, १, २,  
 १९; का. १, १, २, १२.  
 नक्षत्र-स्व-म् श. २, १, २,  
 १९; का. १, १, २, १२; तै. १, ५,  
 २, ५; २, ७, १८, ३; गो. २, १, ८.  
 नक्षत्र-दर्श-म् तै. ३, ४, ४, १.  
 नक्षत्र-लोक-काः, -केषु श.  
 १४, ६, ६, १.  
 नक्षत्र-समित-ताः तां. २३,  
 २३, ३.  
 नक्षत्रा(-त्रऽअ-)धिपति-तये  
 प. ५, ९.

नक्षत्रिय,या- -यः, -यस् तै. १, ५, २, २; -याम् शां. ५, १, २, ५; ८; शांआ. २, १६; गो. २, १, १९.	११, २.	२, ४, १७; जै. ५, ३; २०४; सा. १, ६, ९; गो. १, १, ४.
नक्षमाण- -णाः तै. ३, ६, १२, १.	न-चिकेतस्(√कित्)- -ताः तै. ३, ११, ८, १.	√नन्द, नन्दति ऐ. १, १३; शां. २७, १; नन्दन्ति ऐ. १, १३; प. १, ६; नन्दामि प. १, ६; ननन्दिम शांआ. २, १८; नन्दाम तैआ. ४, ४२, ५; अनन्दत् तै. २, २, ४, १; गो. १, १, १, २; तां. २४, १८, ६.
नक्षय- -क्षय सा. २, ६, ११; ८, १.	?न-जितिर्- -त्या गो. १, २, १९.	नन्दि- -न्दिः तैआ. १०, १, ६; १६.
नख- -खम्, -खम्ऽइव ऐ. ३, २६; -खाः तैआ. १, २३, ३; जैड. १, १२, २, ७; -खाच् तै. १, २, ६, ५; जैड. ३, २, ४, ४; ४, ६, १, ४; जै. ६; -खानि शांआ. ८, ११; श. ३, १, २, २; ३; ४; १२, १, ४, १; ३; तै. ३, ८, १, २; गो. १, ५, ३; -खेन श. ३, २, १, ३१; -खेभ्यः ऐआ. १, ३, ८; शांआ. ६, २०; श. १, ४, ३, १०; गो. १, १, १२; -खेषु श. ३, १, २, २; -खैः श. ५, ३, १, १३.	नड- -डः श. २, ३, १, २; -डानाम् श. १, १, ४, १९.	नन्दि- -न्दिः तैआ. १०, १, ६; १६.
नख-निर्भिन्न- -न्नम् तै. १, ७, ३, ४; -न्नानाम् सा. २, ५, ४.	नड्-बला(वलच्)- -लाभ्यः तै. ३, ४, १२, १.	नन्दि- -न्दिः तैआ. १०, १, ६; १६.
नखा(खडअ)-ग्र- -ग्रैभ्यः श. ११, ५, ७, ४; १४, ४, २, १६.	न-तराम् ऐ. ४, २५; श. ७, २, १, ११; ९, १, १, १७; ११, ८, ३, ११.	नन्दि- -न्दिः तैआ. १०, १, ६; १६.
नखर्- -रः श. ५, ३, १, १०.	नद(√नद्)- -दः ऐआ. १, ३, ५, ८; श. ८, ६, २, ३; -दम् ऐआ. १, ३, ५; ८; ५, १, ६; शांआ. २, १; -दस्य शांआ. २, १; -देन ऐआ. १, ३, ५, ८; शांआ. २, १.	नन्दि- -न्दिः तैआ. १०, १, ६; १६.
नखि(न्→)नी- -न्या श. ५, ५, ४, १९.	नद-वत्(मतुप्)- -वन्ति ऐआ. ५, १, ६.	नन्दि- -न्दिः तैआ. १०, १, ६; १६.
नगर- -रम् तैआ. १, ११, ७; ३१, २; सा. २, ४, २; ५, ६; गो. १, १, २३.	नदत्- -दत् ऐआ. १, ३, ८; -दतः आ. १, ३, ५, २.	नन्दि- -न्दिः तैआ. १०, १, ६; १६.
नगरिन्- -रिणे जैड. ३, ७, ३, २; -री ऐ. ५, ३०; जैड. ३, ७, ३, २; जै. ४; ९०; १६४; १६७; १६८.	नदी- -दयः तै. २, ७, १६, ४; -दी शांआ. ३, ३; गो. १, २, १४; -दीऽइव तैआ. १, २, १; -दीः शांआ. १०, ७; श. १, ४, १, १४; जै. २०४; -दीभ्यः तै. ३, ४, ५, १; सा. ३, ५, १; -दीनाम् श. ७, ५, २, १८; ९, ३, १, २४; तैआ. ४, ११, ८; -दीभिः श. ११, ८, १, २; -दीम् शांआ. ३, ४; -दीषु श. ९, १, २, २७; -द्यः शांआ. ३, ३; १०, ७; श. १४, ६, ८, ९; तै. २, ८, ९, २; तैआ. १, २, २; ६, ५, २; जै. २०४; प. ५, १०; गो. १, २, १०; -द्याम् जैड. १, ८, १, ५; -द्यै श. ११, १, ६, ६; १५.	नन्दि- -न्दिः तैआ. १०, १, ६; १६.
नगन्, ग्ना- -ग्नः श. ३, १, २, १७; ११, ५, १, ४; जै. १४४; -ग्नःऽइव श. १, २, २, १६; का. २, २, १, १३; -ग्नम् श. ११, ५, १, १; ४; -ग्नाम् गो. १, २, २.	नदी-प(म→)मा- -मे ऐ. ५, ४.	नन्दि- -न्दिः तैआ. १०, १, ६; १६.
नगन्-जित्- -त् श. ८, १, ४, १०; -ते ऐ. ७, ३४.	नदी-पति- -तिः, -तिम् श. ५, ३, ४, १०.	नन्दि- -न्दिः तैआ. १०, १, ६; १६.
नगन्-ता- -तायाः श. १, ७, ३, २८;	ननान्द्- -न्दरि मं. १, २, २०.	नन्दि- -न्दिः तैआ. १०, १, ६; १६.
नगन्-हु- -हुः श. १२, ९, १, २; तै. २, ६, ४, २; १२, १; -हुम् तै. २, ६,	ननु ऐ. ५, १४; ७, १५; ऐआ. २, ५, १; श. १, ६, ४, ११; ३, ६, २, १७; ४,	नन्दि- -न्दिः तैआ. १०, १, ६; १६.

गो. २, ४, ९; -भसा तैआ. ३, ११, ८; ६, १, २; १२, १; -भसे श. ४, ३, १, १६; -भांसि तै. ३, ८, १८, १; २.

नभस्य- -स्यः श. ४, ३, १, १६; ८, ३, २, ५; -स्याय श. ४, ३, १, १६.

नभस्वत्- -स्वान् श. ९, ४, २, ५.

नभाक- -कः जै. १७६; -केन ऐ. ६, २४.

नभ्य (←नाभि)†- -म् ऐ. ४, १५; श. १४, ४, ३, २३.

नभ्यस्य- -स्थे शां. ९, ४; श. ३, ५, ३, २०.

नमऽइति जै. ४, ८, ३, ८.

√नम, नमन्ते तैआ. १, ६, २; नमन्ताम् श. ६, ८, २, ३; नम गो. १, २, २१; अममम् तै. २, ८, ३, ५; अनंसत शां. १२, १; नंसत श. ३, ९, ३, ३१.

नम्यन्ते तैआ. ९, १०, ४; अनन्तः ऐआ. ५, १, १.

नमयति श. ७, ४, १, २६; अमयत् तै. २, ४, ७, ९; अमयन् अमयन् श. ७, ४, १, २६.

अनन्तमुः ऐ. २, २०; शां. १२, १; श. ३, ९, ३, ३१.

नमस्- -मः ऐ. १, २२; २६; ३, ३७; ४, ९; ५, २७; ७, ३; १६; ८, ९; ऐआ. ३, १, ३; ४; ५, १, २; शां. २, १; ३, ८; १२, ३; शांआ. ७, १; ९; १०; ११; १५, १; श. १, ४, ५, १; ९, १, २३; २, ३, ४, २८; ४, २, २४; ६, १, ४२; ३, २, १, ८; ३, ४, २४; ४, ३, २१; ८, २,

२; ४, १, ५, ७; ४, १, १४; ५, ११; ५, २, १, १८; ६, ३, १, १७; ७, २, १, ९; १०; १७; ४, १, २८; २९; ३०; ८, ६, १, १६-२०; ९, १, १, १४; १६; १७; १८; २२; २३; २५-३७; ३९; २, १, २; ४, ४, ५; १०, ६, ५, ९; ११, २, ३, ९; ६, ३, २; १२, ८, १, २; ६; १९; १३, २, ७; ७; १४, १, ४, १५; २, २, २३; ४२; ५, ५, २२; ६, १, ४; ८, ५; ११, १; ६; ७, ३, २८; ८, १५, १०; का. १, ३, ३, २०; ४, १, २२; ६, १, १६; २८; तै. १, ३, १०, २; ३; ८; ६, १, ४; ९, ५; ७, ९, ५; २, ३, १०, १; ४, १, ९; ७, ११; ६, ३, २; ४; ७, १६, १; ३, १, २, ११; ३, ७, ५; ५, १०, ५; ७, २, ७; ५, ५; ६, १९; २०; ८, १; २; ३, ९, ७; १०, ३; १३, ३; ४; ८, १८, ३; ९, १६, १; १०, ४, ३; ९, १२; ११, ८, ४; तैआ. १, ३१, ३; ६; २, ५, १; १२, १; १३, १; १५, १; १९, १; २०, १; ३, ५, १; १३, २; १४, ३; ४, १, १; ९, ३; ११, ७; २८, १; ५, ८, ३; ९, ९; ६, ५, १; ७, १, १; १२, १; २, १०, ४; १०, १, १२; १६, २, १; ३, १; ४, १; ६, १; ७, १; १६, १; १७, १; १८, १; २९, १; ४३, १; ४४, १; ४५, १; तां. १, ३, १; १०; ४, ३; १५; ५, २; ७, २; ८, ७; ६, ४, ७; ७, ६; ११, ७, ३; १४, ८, ७; १४, ८, ७; जै. १, १८, ४, ११; १३; ४, १, १, ७; ११, ५, १५; जै. २६; १०, १; १५, १; १८, ६; घ. १, ४, २, ९; वं. १; २; सं. १, ७, ९; २, १, ५; ७; १२; ३, ८-११; ४, ६; ५, १४; सा. १, २, ५; ४, ३; ३, ३, ५; गो. १, १, १४; २, ५; १८;

२, २, ४; १८; १९; -मःऽमः शां. १३, १; शांआ. १, ५; -मसा ऐ. १, २२; ५, १८; २०; शां. २५, २; २६, ११; १४; शांआ. १, २; तै. २, ४, ३, २; ५, ५; ६, ११, ८; ७, १५, १; ८, ४, ८; ६, ५; ७, ६; ३, १, २, १; ९; ६, १०, २; ३; तां. १५, २, १; -मोभिः ऐ. १, २९; ७, ५; शां. २२, ९; श. ६, ३, १, १७; ७, ५, २, १९; १२, ८, १, २; तै. २, ४, ६, १; ६, ३, १; ७, १२, ४; ३, ६, ८, १; १०, ४; तैआ. १०, १०, २; गो. २, ३, १३. नम (-सुड) उक्ति- -म् श. ३, ६, ३, ११; ४, ४, १२; ५, ५, ४, २४; १४, ८, ३, १; तै. २, ८, २, ३; तैआ. १, ८, ८. नमस्/कृ, नमस्करोति ऐ. ८, ९; श. २, ४, २, २४; ६, १, ४२; ७, २, १, १०; १७; ४, १, २८; २९; ३०; ८, ६, १, १६; ९, १, १, १४; ३५; ३६; ३७; ३९; १३, २, ७, ७; का. १, ३; ३, २०; ६, १, २८; तै. १, ३, ५, ४, १०, ८; ३, ३, ७, ६; तां. ६, ४, ७; ८; गो. २, २, १८; नमस्कुर्वन्ति ऐ. १, २६; नमस्कुर्वन्ति तैआ. २, १५, १; नमोऽकुर्वन्श. ७, २, १, १७ नमस्क्रियते ऐ. ३, ३७. नमस्कार- -रः तै. १, ३, १०, ८; -रम् शां. २, १; ३, ८; १३, १; शांआ. १, ५; गो. १, २, १८; २, २, १८; -रेण श. ७, २, १, ९; ४, १, ३०; ९, १, १, १६; २०; ११, २, ३, ९; १४, ६, ८, १२; तै. २, ७, १५, १. नमस्कार-व(त्-→)ती- -म् ऐ. ३, ३७. नमस्कृत्य ऐ. ८, ९; तां. २१, २, ९;

† पा. ५, १, २ द्र. । † अन्नमिलस्यान्तिमक्षरद्वयम् । § 'अनन्नत' Kt. मुपा. चिन्त्यः । तु.=क. १, १३१, १ । कर्मकर्तरि रूपम् । छान्दसो यको लोप इति सा. । 'नन्नमुः' इति मुपा. । स च संहिता (तै. ६, ४, ३, ४)-विरोधादसाधुः । शां. टि. च द्र. ।

तां. ६,४,९; गो. २, २, ४.  
 √नमस्य, नमस्यति ऐ. ३,३४; शां.  
 १३,१; श. ७, ४,१,३०; ९,१,  
 १, १६; नमस्यन्ति तैआ. ६, ५,  
 ३; नमस्यामः तै. ३, ६, ९, १;  
 नमस्य तै. २, ५, ८, ४; नमस्यत  
 श. ६, ८, १, ६; तै. २, ४, ६, ४;  
 नमस्याम श. १, ५, २, ३; तै. ३,  
 ५, ४, १.  
 नमसित- -ताः शां. १३,१; गो.  
 २, २, १८.  
 नमस्यत्- -न्तः तै. १, ६, १, ४;  
 ५, ६; २, ८, ७, १.  
 नमस्य- -स्यः श. १, ४, १, २९;  
 ३, ५; तै. २, ८, ७, ५; ३, ५, २, २;  
 -स्याः श. १, ५, २, ३; -स्यान्  
 श. १, ५, २, ३; तै. ३, ५, ४, १.  
 नमस्विन्- -नः ऐ. १, २, २.  
 नमो(-सूत्रा)-वाक्- -कः श. १,  
 ९, १, ४; -कम् श. १, ९, १, ४;  
 तै. ३, ५, १०, १; -कै श. ४, ४,  
 ५, २०; तै. ३, ५, ९, १; ६, १३, १;  
 १४, ३.  
 नमोवृक्ति- -क्तिम् तै. २, ६,  
 १, ३.  
 नमसा- -गाः गो. २, ३, २३.  
 नमी- -मी तां. २५, १०, १७.  
 नमुचि- -चये श. १२, ७, ३, १;  
 -चिः श. ५, ४, १, ९; १२, ७, १,  
 १०; ३, १, ४; तां. १२, ६, ८; -चिना  
 श. १२, ७, १, १०; -चिम् तै. १,  
 ७, १, ६; ८, २; -चेः श. ५, ४, १,  
 ९; १२, ७, १, १४; ३, ३, ४; ८, १,  
 ३; तै. १, ७, ८, २; २, ६, १२, २;  
 ३, १; १३, १, २; जै. १४०; -चौ  
 श. ५, ५, ४, २५; तै. १, ४, २, १;  
 ६, १३, १.  
 नयत्(√नी)- -त् श. ४, ५, ८, १६;  
 वं. ३.

नयमान- -नः तैआ. ६, ५, ३.  
 नर(√नृ)- -रः तै. ३, ६, २, २; ८, ९,  
 २; -०राः तै. ३, ७, ७, १३.  
 नरं-धिष- -षः श. १२, ६, १, १३;  
 -पाय-श. १२, ६, १, १३; १३, १,  
 ८, ६; तै. ३, ८, ११, २; तैआ. ४,  
 १६, १.  
 नराशंस- -सः श. १, ८, २, १२;  
 १५; तै. २, ६, ८, १; १०, ५;  
 १४, ४; २०, ४; ७, ५, २; ८, ६, ३;  
 ३, ५, ९, १; ६, १३, १; १४, २;  
 -सम् ऐ. २, ४; श. १, ८, २,  
 १२; तै. २, ६, ११, २; ३, ६,  
 २, १; -सस्य तै. ३, ६, ३, १;  
 -साय श. १, ५, १, २०; -से  
 तै. २, ६, १६, १; -सेन तै. २, ६,  
 ७, १; १२, १.  
 नराशंस-पंक्ति- -क्तिः, -क्तिम्,  
 -क्तिना ऐ. २, २, ४.  
 नराशंस-पीत- -त्स्य ऐ. ७, ३४.  
 नर्य- -र्यं श. २, ४, १, ४; का. १,  
 ४, २, २; तै. १, १, १०, २; ४, २, १,  
 २५; -र्यः ऐ. ६, १९; श. १२,  
 ८, २, १२; तै. २, ६, १, २; गो. २,  
 ६, २; -र्यम् श. १४, १, २, १५;  
 तै. २, ४, ३, ५; तैआ. ४, २, २, ५,  
 २, ६; -र्यां तै. २, ५, ८, ८; ८,  
 ६, १.  
 नर्या(-र्यऽ१अ)-पस्- -पसः तैआ.  
 १, १८, १; -पसम् तै. २, ६, ७, २;  
 -पाः तैआ. १, ९, १.  
 नरू- -कः तैआ. १, १९, १; जैउ.  
 ४, ११, ५, १; -कम् जैउ. ४,  
 ११, ४, ६; गो. १, १, २; कावसं. ४,  
 २, १.  
 नरि(छ-→)ष्टा- -ष्टाय तै. ३, ४,  
 २, १.  
 नरुण(√नृ§)- -णाय तैआ. ४, १६, १.  
 नर्तेन(√नृत्)- -नः गो. १, २, ७; २, १.  
 नर्तितुम् जै. २०५.

√नर्द, नर्देत् ऐ. ६, ३२.  
 नर्म- -र्मय तै. ३, ४, २, १; १५, १.  
 नर्म-कार्य- -र्याः जै. २०९.  
 नर्य- -नर-गद्र.  
 नल=ल(ङ गद्र.)- -लम् तैआ. ६, ७,  
 २; -लानाम् का. २, १, ३, २, १; -लेन  
 तैआ. ६, ७, २.  
 नल-पलव- -वः तैआ. ६, ७, २.  
 नलद-मालिन्- -ली ऐआ. ३, २, ४;  
 शांआ. ११, ४.  
 नव, वा(√नु)- -वः ऐ. ७, १३; तै.  
 २, ४, ८, २; ३, १, ३, १; गो. १, ५,  
 २३; -वऽवः जैउ. ३, ५, ८, ११;  
 -वम् श. १३, ८, १, २; तै. २, ४, ८,  
 १; २; ३; ७; ६, १०, २; तै. ३, ६,  
 १३, १; -वया ऐ. ६, १; -वस्य  
 तै. २, ४, ८, २; ४; ५; सा. ३, ४,  
 १०; गो. २, १, १७; -वा श. ६, ६,  
 ४, ८; -वान् शां. ४, १४; -वानाम्  
 शां. ४, १४; श. २, ४, ३, ७; का. १,  
 ३, २, ७; -वायाम् तै. २, ५, ८, १२;  
 -वेन तै. २, ४, ८, ५; ६; ६, १०, ३;  
 ३, ६, १३, १; -वैः शांआ. ४, १५.  
 नव-तर- -रः श. १४, ६, ९, ३३;  
 -रम् श. १४, ७, २, ५; -रौ जै.  
 १६८.  
 नव-दाव- -वः तैआ. ३, ३, २, ५.  
 नवदा(व्य-→)व्या- -व्यासु तै.  
 ३, ३, २, ४.  
 नव-नीत- -तम् ऐ. १, ३; श. ३,  
 १, ३, ७; ८; ३, ३, २; ५, २, २, ६;  
 तां. १६, १३, १३; -तेन ऐ. १, ३.  
 नवनीत-पिण्ड- -ण्डः जैउ. ३, १,  
 ५, ३.  
 नवनीत-युधि- -श्रीः तां. २१,  
 १४, ८.  
 नवा(-वऽअ)-न्न- -म् ऐ. ७, ९.  
 नवा(-वऽअ)-व-सानु(√सो)- -ने  
 श. १२, ४, ३, १०.

† 'नाऽपग-' इति मुपा.सुकल्पः तु. G. टि. ट. द्र. || 'न-सु' पा. ६, २, ७५ द्र. [पूर्वपदप्रकृतिस्वरविरहो मुपा. चिन्त्यः । 'न-य. ३०, ६; -रि' इति स्वरः । नर-इष्टम् भा. । नरि(स. १)√स्या भा. सा. । 'रिष्टा' इति अ. पाठः । पृथक्शान्तरे 'न/रुजेः' इति भा.

नवा(-वडअ)-व-सित्- -थेऽ श.  
 २,३,२,८.  
 नवि(ष्ठ→)ष्ठा- -ष्ठया श. २, ६, १,  
 ३८; का. १,६,१,२५.  
 नवीयस्- -यसा तै. २, ४, ८, १;  
 -यसे तै. २, ४, ३, ९; -यांसम्  
 तैआ. ४,११,८.  
 नवेष्टि- -ष्टिः गो. १,५,२३.  
 न्व्य- -व्यः ऐ ६, २१; शां. २४,  
 ५; तै. २,८,२,५; तैआ. १०,१,  
 १६; -व्यम् ऐआ. ४,१,१; तै. ३,  
 ६,१०,३; -व्येभिः तै. ३,६,९,१.  
 न्व्यस्- -से श. १४, ३, १, ९; तै.  
 २,४,४,७; तैआ. ४,११,३.  
 न्व्यसी- -सीभिः ऐ. ५,८; तै. २,  
 ८,४,७; -सीम् ऐ. ४,३०; शां. २२,  
 न्वन्- -व ऐ. १,१५; २०; २१; २,  
 २०; ३,१; ४,१६; ६,९; १९;  
 ऐआ. १, ३, ७; ८,४,१; ५,२,२;  
 ४; शां. ५, १; ३,५; ८; ७,  
 १०; ८,५; ८; ९,२; १०,४; २५,  
 ७; ८; २८, २; ३०, १; शांआ.  
 २,२; श. १, ५, २, ५; ३, ६, १,  
 २२; ४, २, १; ९, ३, ४; ४, ४, ४,  
 १; ५, ४, १, १; ५, ४, २, ७; ६, १,  
 १, १, ४; ३, १, २, १; ४, २, ५; ८,  
 २, १०; ७, १, २, १, ६; ८, ४, ३, ७;  
 १२; १७; ९, ३, ३, १, ९; ४, ३, ६;  
 ५, १, ३, ०; १०, ४, २, १०; ११,  
 १, २, ४; २, १, ३; १२, १, १, ७;  
 २, २, ५; ८, १, १, २; १३, २, ८, ५;  
 का. १, ५, १, २, ७; ३, २; तै. १,  
 २, २, १; ३, ७, ४; ५, ३, ४; ८, १;  
 ६, ३, ३; ८, ५, ३; २, २, १, ७; ७,  
 १२, २; ३, २, ७, ५; ९, ६, ३; ९, ३;  
 तैआ. ३, १, ४, ४; ५, ६, ९; तां. २,  
 १, ५, २; ६, ८, ३; ७, ७, ६; ११,  
 १, ६; १४, ७, ६; २०, ४, २; २२,  
 ५, ६; ७, ८; १२, १; ४; २४, १, १;  
 १, ५, १; २५, ७, १; जै. ३२; ९०;

१६९; जैउ. २, २, ४, ८; जैआ.  
 २, १०, १; ष. ३, १२; गो. १, ४,  
 ६; २०; २४; ५, २३; २, १, १९;  
 २१; २३; ६, १; -वडव तै. ३,  
 ९, १, २; जैउ. ३, १, ४, १०; ष.  
 ३, ८; तां. २, ३, १, २, ५; -वभिः णे.  
 ३, १; ६, ९; श. २, ५, २, ३०;  
 ४१; ८, ४, ३, ७; १२, ८, १, १२;  
 तां. २, ११, २; १६, २; ६, ८, २;  
 ३; ४; १५, २, ३; जै. ८८;  
 -वभिः ऽ-वभिः शां. १७, १;  
 -वभ्यः तां. २, ११, १; १२, १; १५,  
 १; १६, १; १७, १; ३, १, १; २, १;  
 ५, १; ६, १; ष. ३, ३; ५; ६;  
 -वसु शां. १४, २; तै. १, २, २,  
 १; जै. ८८; ९१; ९२; -वानाम्  
 श. १२, १, १, ७; गो. १,  
 ४, ६.  
 न्व-कपाल- -लः ऐ. १, १५; श.  
 ३, ४, १, १५; तां. २१, १०, २३;  
 -लम् ऐआ. १, ४, १.  
 न्व-कृत्वस्(ः) शां. १०, ४; तै. ३,  
 ९, ६, ३; सा. १, ३, २.  
 न्व-ग्व- -गवाः श. १२, ४, ४, २.  
 न्व-च्छेद्(न→)ना- -ना ष. ४, ३.  
 न्व-जात- -तः तै. २, ४, ८, ६; ३,  
 ६, १३, १; -तम् तै. २, ४,  
 ८, ३.  
 न्वति- -तयः जै. ३२; -तिः ऐ.  
 ३, ४१; श. १०, २, ३, ४; ५;  
 ऐआ. १, २, २; गो. १, ५, २३;  
 -तीः श. १३, १, ६, २; तै.  
 १, ५, ८, १.  
 न्वति-प्रक्र(म→)मा- -मा श.  
 १०, २, ३, ४.  
 न्वति-शत- -म् ऐ. ३, ४१; शां.  
 १५, ५; तां. १६, १, ८.  
 न्वति-सहस्र- -साः गो. १, ५,  
 २३.  
 न्वती'(-तिः ऽ)-ष्टक- -कान् श.

१०, ४, ३, ९.  
 न्व-दशन्- -शभिः श. ८, ४, ३,  
 १२.  
 न्वदश- -शः श. ८, ४, १, १४.  
 तां. १९, १८, ३; -शान् गो. १,  
 १, ५.  
 न्व-द्वा(र→)रा- -राः तैआ. १,  
 २७, २.  
 न्व-पदी(←पाद्[←द्]) -दी तै.  
 २, ४, ६, ११; तैआ. १, ९, ४.  
 न्व-पुत्र- -त्रः जैउ. २, २, ३, ९.  
 न्व-प्रयाज- -म् श. २, ५, १, २०;  
 २१; २, ४, १; ४, २; का. १, ४, ३,  
 १६; १७; ५, १, ३६.  
 न्वम्- -मः शां. १२, ८; श. ३, ४,  
 १, १५; ६, १, ३, १७; २, १, २१, ९,  
 ४, ३, ६; ५, १, ४४; तां. ६, ३, १३;  
 -मम् ऐ. ५, २०; २१; शां. ५, १;  
 २६, ७; १४; १५; १६; १७; श.  
 ४, ५, ९, ८; १२, २, ३, २; १३, ७, १,  
 ११; तां. १५, १, २; २, २; ३, ३;  
 १९; ४, २; ५, ५, ४; ७, १; गो. २,  
 १, १९; -मस्य ऐ. ५, २०;  
 २१; तां. १५, १, १; -माः तै.  
 ३, ११, २, २; -मे ऐ. ५, २०;  
 २१; शां. २६, १, ४; श. ४, ५, ९,  
 ८; १३, ४, ३, १३; तै. १, ८, १,  
 २; तैआ. ५, १२, २; तां. ११,  
 १०, ९; जै. २११; -मेन तां.  
 १४, ८, ६; १५, २, ७; ४, ३; -मेष्टु  
 तै. ३, ११, २, २.  
 न्वमी- -मी शां. १९, ९; श.  
 ८, ५, २, ७-१०; ११, २, ७, ६;  
 -म्याम् श. १, ४, ३, १९.  
 न्वम-दशम- -मे सा. २, ६, १.  
 न्व-रात्र- -त्र तां. २२, १२, ४; -त्रे  
 ऐ. ५, २, १; -त्रेग सा. २, ५, ६.  
 न्व(-वडक)-च- -चः तां. १५, ७, ६;  
 -चम् ऐआ. १, ३, ८; शां. १४,  
 ५; २६, १३; श. १३, ५, १, १२;

१-नवसेधे इति सा. नमस्ततः पाठः । १ पा. ६, १, १७९. १-नु इति मुपा. स्वरदिवन्त्यः । १ कृत्वस् टि. द्र.

-र्चा: तां. १४, ७, ५; -र्चान् गो.  
१, १, ५; -र्चै शां. २४, २; -र्चौ  
शां. २८, १०.  
नव-विंशति- स्या श. ८, ४, ३, १७.  
नव-वितृष्ण(वि $\sqrt$ तृद्)- षगः श.  
५, ४, १, १३<sup>३</sup>; ५, ४, २७<sup>३</sup>.  
नव-सप्तदश- शानि तां. २०, ४, १;  
-शेन तां. २०, ४, २.  
नव-सोम- मे जैआ. २, २१, ९.  
नव-सक्ति- क्ति, -क्तिम् ऐआ. २,  
३, ६.  
नव-होतृ- ता तैआ. ३, ७, ४.  
नवा(-वऽअ-)क्षर, रा- रम् तां. १२,  
१३, २७; २९; जै. ७४<sup>३</sup>; गो. २,  
३, १०; -रा श. ३, ४, १, १५.  
नवा(-वऽअ-)नुगान- म् जैआ. २,  
२३, १०.  
नवा(-वऽअ-)नुयाज- जम् श. २, ५,  
१, २०<sup>३</sup>; २१; २, ४१<sup>३</sup>; ४, २; का. १,  
४, ३, १६<sup>३</sup>; १७; ५, १, ३६<sup>३</sup>; -जा:  
का. १, ५, ३, २; -जान् का. १,  
५, १, ३६.  
नवा(-वऽअ-)रति- रति: शां. १०,  
१; -तिन् श. ३, ६, ४, २१<sup>३</sup>.  
नवाह(-वऽअहन्)- हः, -हम् प. ३,  
१२; -हस्य तां. ११, १, ६<sup>३</sup>.  
नवै(-वऽअ-)कविश- शान् जै. ८८.  
√१नश्, नश्यति ऐ. ५, २८; शां. २, १;  
श. १२, ४, १, ११<sup>३</sup>; १२, ३, ८, ६<sup>३</sup>;  
नश्यति श. १२, ४, ३, ३; १३, ३,  
८, ६<sup>३</sup>; तै. ३, ९, १३, २; नशन्ति  
तै. २, ४, ६, ९; नश्यतु तैआ. १०,  
१, १०; नश्यत् ऐ. ७, ९<sup>३</sup>; श.  
९, २, ३, १९; १२, ४, १, ११<sup>३</sup>;  
१३, ३, ८, ६<sup>३</sup>; गो. २, ४, ९;  
नश्येयु: तां. ४, ३, ६.  
नाशयामसि तै. ३, ३, २, १;  
नाशय तै. ३, ७, ६, २२; तैआ.  
१, २८, १<sup>३</sup>; ४, ३३, १; ३९, १;  
अनीनशः तै. ३, ७, ६, २१;

अनीनशम् तै. २, ४, ४, २.  
नष्ट, ष्टा- ष्टम् शां. १, ५; तै. १,  
३, १, ५; ६<sup>३</sup>; -ष्टस्य जै. १४३<sup>३</sup>;  
-ष्टा ऐ. ७, १०.  
नष्ट-वेद(न→)नी- नी श. १३,  
३, ८, ६.  
नष्टै(-ष्टए)-ष(√३इष्)- ष:  
श. १३, १, ४, ३; तै. ३, ९, १३, ३.  
नष्टैषिन्- षी ऐ. ३, ९.  
नष्टैष्य- म् ऐ. ३, ९.  
√२नश्, नशत् तां. १४, ४, २; नशी-  
महि ऐ. ३, ११.  
नस्(←नासिका)- स्ति तै. २, ६, ४,  
५; १४, १.  
नस्तस्(ः) श. ५, ५, ४, १०; १३,  
४, ४, ६; तै. १, ८, ५, १; तां. ९,  
५, ७; मं. २, ५, २.  
नस्य- स्यम् श. १२, ३, १, ८;  
-स्यानि तै. २, ६, ४, ५.  
न-स्त्री-पुम- म् तै. ३, १२, ६, १.  
√नह, नहति ऐ. १, ११<sup>३</sup>; १३; १६;  
२८; २९; २, २; शां. ३, २; ९, ४;  
श. १, ३, ३, १४; गो. २, ३, ११;  
नहतन ऐ. ७, ९.  
नदध- म् श. ८, २, २, ८<sup>३</sup>.  
नहुव- ष: तै. २, ४, ७, ९.  
नाक(←१नऽअक)- क्तै. ३, ७, ७,  
१; -कः श. ६, ३, ३, १४; ७,  
२, ४; ७, २, १, १०; ८, ४, १,  
२४<sup>३</sup>; ५, ३, ४; ६, १, १; ४<sup>३</sup>;  
३, १८; १९; ९, २, ३, २४; ४, ४,  
३; १०, २, २, २; १२, ५, २, १;  
१४, ९, ४, ४; तै. २, ५, २, ३; ३,  
२, ३, ५; ८, ६; तैआ. १, २७,  
६; ७, ९, १; तां. १०, १, १८;  
जैल. ३, ३, ३, ५; -कम् ऐ. १,  
१६; शां. २०, १; शांआ. १, १;  
१४, २; श. ५, १, ५, २-५; ६,  
३, ३, १४<sup>३</sup>; ७, २, ४; ८, ५, ३, ४<sup>३</sup>;  
६, १, २; २, ५; ३, १९; ९, २,

३, २४; ४, ४, ३<sup>३</sup>; १०, २, २, २; तै.  
१, ३, ४, ३; ६, १<sup>३</sup>; ९, ३<sup>३</sup>; ३,  
२, ३, ५; ७, १३, ४; तैआ. २,  
१४, १; ३, १०, ४; १२, ७; ६, ४,  
२; १०, १०, ३; ६३, १; तां. १,  
७, ६; १८, ७, १०; २१, ८, ४; गो.  
१, ५, २, ५; २, ५, ८<sup>३</sup>; -कम्ऽइव  
शांआ. ११, ८; -कस्य श. ८,  
६, १, ५; ९, २, ३, २६<sup>३</sup>; तै. ३, ४,  
८, १; ७, ६, ५; ७, ४; तैआ. ६, ७,  
३; १०, १, १; १३; १६; गो. २, ५,  
८; -काय तै. ३, २, ३, ५; ४, ८, १;  
-कै ऐ. १, २, २; शां. ८, ५; ७; शांआ.  
८, ५; श. १, २, २, १४<sup>३</sup>; ७, २, १,  
१०; ८, ६, १, १<sup>३</sup>; २<sup>३</sup>; ३<sup>३</sup>; १०<sup>३</sup>; २१<sup>३</sup>;  
६, ३, १८; का. २, २, १, ११<sup>३</sup>; तै.  
२, ५, ८, ५; ३, १, १, १२; २, ८, ६;  
तैआ. २, १, ५, १; ६, ३, १, ५, १; ४.  
नाक-सुद्- सत् श. ५, १, २, ६; सद्:  
श. ८, ६, १, १<sup>३</sup>; ३; ३<sup>३</sup>; ११<sup>३</sup>; १२;  
१३; १४<sup>३</sup>; ९, ५, १, ३६; १०, ४,  
३, १८; ५, ४, १५; -सदम् श. ५,  
१, २, ६; तै. १, ३, ९, ३.  
नाकसत्पञ्चड्डा- डा: श. ८, ६,  
१, १२-१४.  
नाकु(ल→)ली(←नकुल)- ली मं.  
२, ४, ८.  
नाकुलिभस्त्रा- स्त्रा जै. १८१.  
नाग- गऽइव शांआ. १२, ७; -गेन  
श. १४, ४, १, २४.  
नाग-सहस्र- स्त्राणि ऐ. ८, २२.  
नागनजित(←नग्न-जित्)- त्तः श. ८,  
१, ४, १०.  
नाचिकेत(←न-चिकेतम्)- त्तः तै.  
३, ११, ७, १; १०, २, ४; -त्तम् तै.  
३, ११, ७, २, ४<sup>३</sup>; ८, ५<sup>३</sup>; ६; ९, २;  
३; ४; ६; ७<sup>३</sup>; १०, २, ३; ४; तैआ. १,  
२, २, ११; २६, २; -त्स्य तै. ३,  
११, ७, २; ३<sup>३</sup>; -ते तै. ३, १२, ५, ११.  
नाड-पितृ- त्ति श. १३, ५, ४, १३.

नाडी- डी श. १०,२,१,६;  
 १४, ६, ११, ३; -ख्यः शांआ. ६,  
 १९; शा. १०,४,५,२; १४,५,१,  
 २१; ६,११,४; ७,१,२०,  
 √नाथ, नाथे श. ३, ५, १, २९.  
 नाथ- -थ सं २, ६, १९; -थम् तै.  
 १, ६, ४, १; तां. १४, ११, २३; जै.  
 ४४; ६१; १८०; २०१.  
 नाथ-काम- -मः जै. ६१; सं. १,  
 ४, १-५.  
 नाथ-विद्(√२विद्)- -त् जै.  
 ४४; ६१; २०१.  
 नाथ-विन्दु(√२विद्)- -न्दु,  
 -न्दूनि तां. १४, ११, २३.  
 नाथित- -तात् श. ३, ५, १, २९.  
 नादा(-दऽअ)-नु-प्रदान-करण- -णौ  
 गो. १, १, २७.  
 नाद्य, द्या(←नदी)†- -द्याः तै. ३, १,  
 २, ३; १२, ७, ४; -घेन शांआ. २, १.  
 नाधमान(√नाथ)- -नः तैआ. ३,  
 १५, २; -नाः ऐ. ३, १९; तै. २, ५,  
 ८, ३; ३, ६, ९, १; तैआ. ४, ४, २, ३.  
 नानद(√नद्)- -दम् ऐ. ४, २; तां.  
 १२, ११, १८; १३, ११; १२, २४,  
 ११, ७; आ. जैआ. १, ३, ५, २; प. ३, ८;  
 १०; -दस्य ऐ. ४, २; तां. १२,  
 १३, ४.  
 नानद-त्व- -म् ऐ. ४, २; तां. १२,  
 १३, ४.  
 नानदत्- -त् श. ६, ४, ४, ७.  
 नानद्वासव- -म् जैआ. २, १२, ८.  
 नाना ऐ. ६, ३०; ७, १५; ८, ८; ऐआ.  
 ५, १, ४७; शां. ३, ३; ११, ४; १२, ८;  
 १४, २; १८, १२; २५, १२; शांआ.  
 ५, ८; श. १, २, २, ४; ३, ५; ३,  
 १, ३; २, १, २, १८; ३, ३, २, १४;  
 ४, २, ५; ८; ४, १, २, १६; ६, ८, ५;  
 १९; ५, ५, ४, २४; ६, १, १, २; २,

१, ५; ६; ७, १, १, २६; २९; ३१;  
 ३, १, १०; २४; ४०; ४, १, ४४;  
 २, २३; २४; ५, २, २२; ६२;  
 ८, १, १, ६; ९; २, ३; ६; ९; २,  
 १, ८; २, ९; ३, १, १४; ७, १, ४;  
 २, ३; ३. २०; ९, २, २, ६; ४, २,  
 १८; १०, ४, १, ५; १२, १, १, २-५;  
 २, २, ४; ५, २, ३; ७, ३, १४; १३,  
 २, २, १५; ५, ३, १; ५; १४, ७, २,  
 २१; का. १, १, २, १२; २, २, १,  
 ४; १९; ४, ३; तै. १, ४, २, २; ८,  
 १०, २; २, ६, १, ४; तैआ. १, २,  
 २; २६, १; तां. ८, ५, ४; १८, ११,  
 ७; ८; १९, १४, ५-७; १५, ३;  
 जै. ८१; १०२; २०३; गो. १, ४,  
 २०; २, ३, ११; नानाऽइव शां. २,  
 १; १२, ४; शा. १, ४, ४, ८; १५;  
 ६, ४, ८; ८, १, २५; २, ३, १, १७;  
 ४, १, २, ११; ४, २; ११, ३, १, १;  
 १४, ७, २, २२; का. १, ३, १, १०.  
 नाना-काम- -माः श. ७, १, १,  
 २६; ८, १, १, ६; ९; २, ३; ६; ९;  
 जै. २०३.  
 नाना-चेतस्- -सम् श. ८, ७, २, ३.  
 नाना-च्छन्दस्- -साम् ऐआ. २, ३, ५.  
 नानाच्छन्द(स्य→)स्या- -स्याः  
 प. २, ३; -स्यानाम् शां. १८, ३.  
 नाना-जन(√जन्)- -नाः तां. १५,  
 ३, ७.  
 नाना-जा(न→)ना- नाः श. ३,  
 ३, २, १४.  
 ?नाना-जनितोसु(ः) जै. १४७.  
 नाना-त्व- -त्वाय शां. २३, ३;  
 २७, ७.  
 नाना-देवत- -ताः शां. १०, ६.  
 नानादेवत्य, त्यां- -त्याः ऐ. ६,  
 १०; १२; तै. १, ८, ६, २; ३, ९, २,  
 ४; तां. १८, ८, ८; प. २, ३; गो. २,

२, २०; २२; -त्यानि ऐ. ६, १४;  
 श. ४, १, ३, १०; -त्याभिः ऐ.  
 ६, १०; १२; गो. २, २, २०; २२;  
 -त्यैः तां. ७, २, ५; १६, ५, २१.  
 नाना-धिष्य- -ष्याः श. ४, ६, ८,  
 १७; १२, ३, ५, २; गो. १, ५, २२.  
 नाना-पुरोडाश- -शाः श. ४, ६, ८,  
 १७.  
 नाना-प्रभृति- -तयः श. ८, ७, १,  
 ३; ४.  
 नाना-प्रवचन- -नानि गो. १, २,  
 १३.  
 नाना-प्रस्ताव- -वानि श. ८, ७,  
 ४, ६.  
 नाना-ब्रह्मसामन्- -मानि तां. २४,  
 १, १४.  
 नाना-रूप, पा- -पः ऐ. ५, २३;  
 -पम् श. ४, २, ४, १८; -पा  
 ऐआ. २, ३, ६; तां. १०, ६, ७; ७,  
 ५; ८, १; ९, २; १०, १; ११, १; -पाः  
 श. १३, २, ५, ४; १०, ३; ३, २,  
 ३; का. १, २, ४, ११; तै. ३, ९, २,  
 ४; तां. ६, ८, १२; ९, १, २७;  
 १०, ११, १; १३, ४, ७; जै. ५२;  
 प. २, ३; -पाणि तां. २, १, २७;  
 -पान् जै. ५२; -पैः तां. ६, ८,  
 १२.  
 नानारूप-ता- -तायै श. १३, ४, २,  
 १०.  
 नाना(-नाऽअ)-र्थ- -र्थान् गो. १, ५,  
 २५.  
 नाना-लिङ्ग-त्वं- -त्वात् तैआ. १,  
 ७, ६.  
 नाना-लोक- -काः तां. १९, ९, ५;  
 -कानि तां. १६, १५, ९.  
 नाना-वीर्य, यां- -यांः श. ३, ३, २,  
 १५; प. २, ३; -याणि शां.  
 १७, ९; तां. १८, ६, ६; २१, ९,

†तु. ऋ. २, ३५, १; तत्र 'नाथ्-' इत्यन्तोदात्तत्वम् । तद्य शाखाप्रत्ययान्यतमभेदाद् द्र. †अनाश्रान्ताय गद. । तत्र. च गा. । † Kt. टि. द्र. । † वीरः । आजनिनोः ? इति पाठः स्यात् । † 'बुल्य-' इति W. मुपा. स्वरधिन्यः ।

७;११; १५; १६; गो. २, ५, ५;  
 -र्यं श. २, ३, १, १७; का. १, ३,  
 १, १०; तां. १९, १४, ५; १५, ३;  
 -र्यौं श. ४, १, २, १९; तै. १, १,  
 ५, ६; ८, ५.  
 नानावीर्य-ता- -ताय तां. २२,  
 १, ६; ९, १५; १६; २४, १, १४.  
 ?नाना-वेद्यापराजित- -न्तः गो. १, ५,  
 २४४.  
 नाना-समुत्थान- -नाः तैआ. १,  
 २, २.  
 नाना-सूर्य(र्य→)र्यौ- -र्यौः तैआ. १,  
 ७, ४.  
 नानासूर्य-त्व- -स् तैआ. १, ७, ६.  
 नानो(-नाडड-)-ह्य- -ह्याः श. ७,  
 १, १, ७.  
 नान्त(र→)रा- -रे ि गो. २, ३, ११.  
 नान्दन(←नन्दन)- -म् ऐआ. २,  
 ४, ३.  
 नापित्त(←१न/आप्)†- -न्तः श. ३,  
 १, २, २; -ताय श. ३, १, २, ९;  
 -त्तेन ऐआ. ५, ३, ३.  
 नाभाक(←नभाक)- -कम् जै. १७६;  
 -कान् ऐ. ६, २, ४.  
 नाभिः- -भा ऐ. १, २८; श. ६, ६, ३,  
 ९; तै. २, ६, ७, १; ३, ६, २, १; ७,  
 ७, १४; -भिः ऐ. १, २०; ऐआ.  
 २, ४, १; श. १, १, २, २३; ५, ३,  
 ५, २३; २४; ६, ३, २, २; ६, ३,  
 ९; ९, ४, ४, १३; १२, २, २, २; ८,  
 ३, ८; ९, १, ३; १४, ३, १, १८; का.  
 २, १, २, १६; तै. १, ३, ७, ४; ७,  
 १०, २; ८, ५, ३; २, २, १, ७; ६, ४,  
 ३, ५, १; ५; ८, ८, १, ५; ३, ९, ५, ५;  
 तैआ. ४, १, १, ४; ५, ६, १०; ९, ६;  
 ७; ६, १, २, १; १०, १, २; १०, २;  
 तां. ६, ८, ३; जै. २४; प. १, ३;  
 मं. २, ८, १५; -भायि(=भिः)  
 तैआ. ९, १०, ६; -मिम् ऐआ. २,

४, २; शां. ६, १४; २३, ३; श.  
 ३, २, २, १९; ८, २, ६; ६, ७, १,  
 ११; ७, ५, २, १८; २०; ३५; ८, १,  
 ३, १०; १०, १, १, ११; १३, ५, २,  
 २०; तै. २, ८, १, ४; ५; ३, ६, ९, १;  
 ९, ५, ५; मं. १, ३, ११; -भेः ऐ.  
 १, २०; श. १, ३, १, १३; ४, २,  
 ४, ३; ८; १४; १५; ५, २, १,  
 ८; ६, १, १, ३; ७, १, ९; ११;  
 ८, ३, ४, ४; ५; ४, ३, १०; ११;  
 १०, १, १, ११; १२, ९, १, ७; का.  
 २, २, ४, १०; -मौ शां. ६, १४;  
 शांआ. ५, ८; श. १, १, २, २३;  
 का. २, १, २, १६; तां. १०, ५,  
 ७; गो. २, १, २; -भ्या ऐआ.  
 २, ४, १; -भ्याः ऐ. २, ६; श.  
 १२, ७, १, ७; तै. ३, ६, ६, २;  
 तैआ. ३, १२, ६; -भ्याम् श.  
 १३, २, २, ६; तै. २, ६, १४, ४;  
 तैआ. १०, ११, २; जै. २, २, ३,  
 १०; ४, ९; -भ्यै श. १४, ३, २,  
 १५.  
 नाभानेदिष्ट- -ष्टः ऐ. ५, १४; ६,  
 २७; ३१; ३६; शां. २८, ४; गो.  
 २, ६, ७; ८; ९; १६; -ष्टम् ऐ. ५,  
 १२; १४; १५; ६, २७; ३०; गो.  
 २, ६, ८; ९; ११; -ष्टेन ऐ. ५, १५;  
 शां. ३०, ४.  
 नाभानेदिष्टीय- -यम् तां. २०,  
 ९, २.  
 नाभिक्रा†- -काड्व श. ३, ५, २,  
 १०; -काम्ड्व श. ३, ५, १, ३४.  
 नाभि-त्व- -म् ऐ. १, २०.  
 नाभि-दघ्न, घ्ना- -घ्नम् शां. ९, १, १,  
 १२; १४, ३, १, ५; -घ्ना श. ३,  
 ३, ४, २८; -घ्ने श. ५, १, ५, १; २;  
 ९, १, १, १२; १४, ३, १, ५; सा.  
 ३, २, ९.  
 नाभि-मात्र- -त्रे श. १२, ८, ३, २०.

?नाभु- -भुः गो. २, २, १३.  
 नामन्(√मन्, वा, √त्रा)- -म ऐ. १,  
 २; २१; २४; ३, २१; २२; २३;  
 ३३; ४०; ४४; ५, १०; १५;  
 २३; २५; ६, १; ७, १४; २६;  
 ३०; ८, १२; ऐआ. २, ४, ३;  
 ५, ३, ३; शां. ३, ८; ५, ७; ६,  
 २-९; ७, २; ३; १०, ३; ६; १५,  
 १; १८, ९; २०, २; २१, ६; २३, ३;  
 शांआ. ४, ३; ११; ५, २, ५; ७;  
 ६, १९; ७, २१; १२, ४; श. १, १,  
 २, १८; ३, ४; ४, ७; २, १, ३; २२;  
 ४, १; १७; ५, ७; १०; ३, २, १७;  
 ४, १०; ५, १; ४, १, ४०; ५, १, २३;  
 २४; ३, ३; ६, २, १; ५; ३, १, ४, ५;  
 ७, १, १; २, ६; २६; ८, १, २९; २,  
 ७, ९, १, १२; २, २६; ३, २१; २,  
 १, २, ११; २, २, २, ४, २; ५, १४;  
 ३, ४; ४१; ४, २, ६; ४, २; ४; ५, २,  
 १; ६, १, १; २, ९; १३; ३, १, ३, ९;  
 ४, ३; १४; २, २, २; ११; २८; ३०;  
 ४, ११; ३, ३, ९; ४, १०; ४, १, २;  
 ३, १३; १५; ४, ४; ५, १, १२; ३२;  
 ३, २; ५; १९; ६, १, १; ९; २, २४;  
 ३, २; २१; ७, १, २४; २७; ८, १,  
 २; ३, १२; १४; ४, १०; ९, २, १६;  
 ३, ३४; ४, १५; २२; २३; ४, १,  
 १, २; ५; २, २; ३, ५; १८; २, १,  
 ११; २, ६; ४, १८; १९; ५, १५;  
 ३, २, १; ३; ४, २; ४, ४, ३; ५, १,  
 २; ४, २; ६, ४; ७, १; ३; ६, ४, २;  
 ५, ३; ७, ४; १३; २०; ५, १, ३,  
 ३; ४, ४; १२; ५, २५; २, १, १३;  
 १६; २, १; २, १४; ४, ९; १३; २०;  
 ३, ३, १३; ५, २९; ४, १, ९; २,  
 १०; ३, ७; ५; ३; ५, १, १; ३,  
 २, ४, २; १२; ५, ६; ६, १, ३, ९;  
 १०-१७; २०; ७, १, २३; २,  
 ६; ४, ४; ८, १, १४; ७, १,

† 'नानावेद्यः। अपराजितः' इति पृथग्वा पदे स्याताम् । † 'नान्तरणे' इति पामि. । † उपा. ३, ८६; ८७; द्र. १

‡ ← √ नहोरिति । √ नभेरित्यर्वात्रः । ‡ 'मि-' इति अज मुपा. अशुद्धः ।



१,२४; २, २३; ४, २, १६; २,  
 ३३; ५, १,५; ८, २,१, ७; ३,  
 ४,१; ५,१, १२; ६,१,५-९; ९,  
 १,२, १९; ४, १,७-१०; ४,१,  
 ११; १२; ३,१३; ५,१,५२; ५३;  
 ११, १,६, १२; १६; ८, ६; २, २,  
 ६; २, ३, ३; ५; ६; ७, ६; ५, ४, १;  
 ९, १०; ६, २, १०; ७, ३, २; ८,  
 ३, ५; १२, ८, ३, २६; १३, १, ६, १; १;  
 ३, ७, १-१२; ६, २, १; ८, १, १; ७;  
 ९; १२; ३, ३; १४, १, ४, १३; २, १,  
 २१; ४, १, १०; २, १; १७; ३, २६;  
 ४, १; ५, १, १८; ५, २, ६; ६, २,  
 ११; ६, ११, २; ४; ७, १, २०;  
 २, १४; ८, १५, ७; ९, ४, ११; २१;  
 २५; का. १, १, २, ७; २, २, १;  
 ४, २; ४; १०; ३, ३, ७; ४, १; २;  
 ४, १, ३०; ५, १, १; ६, १, १; २, ५;  
 ४, ५; २, १, २, १४; ३, २; ९; २,  
 २, १; १०; ३, ७; ९; तै. १, १, २,  
 ४; ५; ३, ११; २, २, ४; ५, २, ३;  
 ८, १; ९, २; ६, ९, ७; १०, ३; ७, ४,  
 २; ३; ८, ६; २, २, ७, १; ९, १०;  
 १०, २; ३, ११, १; ११, २; ३; ४;  
 ४, २, ७; ३, ५; ९; १०; ४, २; ७, १;  
 ७, ८, १; ३, २, ३, ५; ७, ८, ६; ९, २;  
 ४; ३, ६, १०; ११, ३; ७, ९, ५; ६;  
 ८, ९, २; १४, ६; ९, १९, १; १९,  
 २; ३; २१, २; १०, ५, १; ८, ४;  
 ११, ७, ४; ८, १; १२, २, १; ९; ४,  
 १; ७; ७, ५; ९, ७; तैआ. १, ११, ३;  
 २, ६, १; ३, १, १; ५, १; ४, ११,  
 ५; १८, १; ५, १, ३; ९, ८; १०, ६;  
 ६, ७, २; १०, १, २; ३; १०, २;  
 २६, १; तां. १, ३, १; ६, ७, ६; ८,  
 ३, ३; ५; ४, १; ९; १०, ३, १३; १४,  
 ३, १३; १६, ४, ८; १०; २७, ८, २;  
 जै. ७; १५; १९; ३२; ४४; ५१;  
 ५३; ९६; ११४; ११५; १२१;  
 १८२; १८३; १८५; १९०;  
 १९१; १९८; २०७; २०९; २१२;

जैठ. १, १, १, ७; ६, १, ४; ७, २,  
 २; ८, ३, ४; ९, २, ३; १५, १, २, २;  
 ८; ३, २, ४; ७; ३, १, १, ३; ५, १, ५;  
 ८; ८, ११; ४, १, १७; १०, ४, ६;  
 घ. १, १; २; ४, १; मं. १, १, २;  
 ५, ७; १०; १७; ६, १७; २, ४, ८;  
 सा. १, ४, १२; १४; १६-१८; गो.  
 १, १, २; २६; २, ८; १८; २०; ३,  
 १६; १९; ५, ८; २, १, ३; ११;  
 ३, २०; ४, १०; ५, ७; ६, १०;  
 १२; -०मन् ऐ. ५, २५; तैआ.  
 ३, १, १; ५, १; -मनी श. ७, ४,  
 २, २९; ८, २, १, १६; ३, २, ५; ६;  
 ४, २, १४; ७, १, ५; तैआ. ५, ११, २;  
 -मभिः ऐआ. २, १, ६; शां. ५, ३;  
 ६, ५-९; शांआ. ६, २०; श. ३, ६,  
 २, २४; ९, १, २, १९; १४, ४, ४,  
 १; ५, १, १५; -मभ्याम् शां. ६,  
 ४; श. ७, ४, २, २९; ८, २, १,  
 १६; ३, २, ५; ६; ४, २, १४; ७, १,  
 ५; -मा ऐआ. २, ३, ८; श. १४,  
 ४, २, १५; -मानि ऐ. ३, २२;  
 ४, २९; ऐआ. २, १, ६; शांआ.  
 ३, ७; ५, ४; ६; श. १, ३, २, १७;  
 ७, ३, ८; ३, ३, ३, ११; ५, १, ३१;  
 ६, २, २४; ४, ५, ८, १०; ६, ५,  
 ३; ८, ३, १, १४; ९, १, १, २४; २,  
 १, ९; ३, १, २६; ३, ८; ९; ४, २,  
 २५; १४, २, १२; ४, ४, १; ६,  
 २, ४; तै. २, ४, ५, ६; ३, ६, १०,  
 २; ७, २, ५; ३, १२, ७; ५, ११, १;  
 ५; जै. ७५; १८२; जैठ. १, २,  
 २, ५; २०, १५, १५; गो. १, ३,  
 १९; -झ ऐ. ३, ३४; गो. १, ३,  
 १९; -झा ऐ. ५, २५; शां. ६, २;  
 ३; ८, २; शांआ. ४, ११; श. १,  
 ३, ६, १४; ३, ५, १, ३२; ४, ६, ५,  
 ३; ११, २, ३, ३; १३, १, ६, १;  
 १४, २, १, ७; ६, २, ४; का. १, ३,  
 ४, १; २, १, ३, १२; ४, २०; तै. १,  
 ८, ५, ३; २, २, ७, १; १०, ३; ३,

३, ६, १०; ११; ७, ६, १०; तैआ.  
 ५, ११, १; ३; ५; जै. १२४; जैठ.  
 ३, ३, ४, १; -झाम् शा. १३, ८,  
 १, १६; १४, ४, ४, १.  
 नाम-गृह्य(√ग्रह) तै. ३, ३, ११, ३.  
 नाम-ग्राहम्(णमुल) श. ८, ३,  
 १, १४; ९, १, १, २४; २, १, ९; ३, १,  
 २६; ३, ३, ८; ९; ४, २, २५; १३,  
 २, १, ५; जै. ७५.  
 नामधेय-यम् ऐआ. १, ३, ३; २,  
 २, ४; ६; शां. ५, ४; श. १३, १,  
 ६, १; १४, ५, ३, ११; ९, ४, २५;  
 तै. ३, ८, ९, २; ८, १७, १; घ. १,  
 २; गो. १, २, १०; २, १, २३;  
 -यानि ऐआ. १, ३, ३; ६; २, ६, १;  
 तै. ३, १०, १०, २; ३; ४; ११,  
 ६; ७; -येन तै. ३, ८, ९, २.  
 नामधेय-गोत्रो(-त्रऽउ-)पधारण-  
 -म् आ. १.  
 नाम-रूप-पम् जैठ. ४, ११, १, ८;  
 -पाभ्याम् श. १४, ४, २, १५;  
 -पे श. १४, ४, ४, ३.  
 नाम-स्थ-स्थः गो. १, ३, १९.  
 नाम-हूतम्-मम् तै. २, ७,  
 १५, ६.  
 नामा(-मऽआ-)ख्यात-म् गो. १,  
 १, २४.  
 नामा(-मऽआ-)यत्त-त्ता ऐआ. २,  
 ३, ८.  
 नामिन्-मी जै. १८२.  
 नामिनी-नीः जै. १८२.  
 नाम्न-न्वाः श. ५, ३, ३, ८; -भ्या-  
 नाम् श. ५, ३, ३, ८.  
 नारु(←नर)-राः तैआ. ६, ६, २.  
 नारि,री-रि तैआ. ६, १, ३;  
 -रिः श. १४, १, २, ७; तैआ.  
 ४, २, १; ५, २, ५; -रिभ्यः ऐ. ३,  
 ३४; -री श. ३, ५, ४, ४; ६, १,  
 ४; ७, १, १; ६, ३, १, ३९; तैआ.  
 ६, १, ३; मं. १, २, २; -रीः तैआ.  
 ६, १०, २; -रैः ऐ. ३, ३, ४.

नारायण- गः श. १३, ६, १, १;  
 तैआ. १०, ११, १<sup>३</sup>; २; -गम्  
 श. १२, ३, ४, १; तैआ. १०, ११,  
 १<sup>३</sup>; गो. १, ५, ११; -गाय तैआ.  
 १०, १, ६; -गेन श. १३, ६, २,  
 १२.  
 नारायण-पर- -रः तैआ. १०,  
 ११, १.  
 नाराशंसु(←नरा-शंस)- -सः ऐ.  
 ७, ३४; तां. ९, ९, ५; -सम् ऐ.  
 ५, १२; १३; ६, १६<sup>३</sup>; शां.  
 २३, ८; तां. ९, ९, ५; गो. २, ६,  
 ११; -सस्य तां. १, ५, ९; -साः  
 श. ३, ६, २, २५; १२, ६, १,  
 ३३; -सान् शां. १६, ८; -से  
 शां. ३०, ४; -सेन ऐ. ३, ११;  
 श. २, ६, १, ३९; का. १, ६, १,  
 २६; -सेभ्यः श. १२, ६, १, ३३;  
 -सेषु ऐआ. ५, ३, ३; श. १२, ६,  
 १, ३३; तै. २, ७, १, ३<sup>३</sup>; तां. १७,  
 ११, २; १८, ३, २<sup>३</sup>.  
 नाराशंसी- -सी तै. १, ३, २,  
 ६; -सीः ऐ. ६, ३२<sup>३</sup>; शां. ३०, ५;  
 श. ११, ५, ६, ८; तैआ. २, ९, १;  
 तैआ. २, १०, १<sup>३</sup>; ११, १; गो. १,  
 १, २१; -सीम् जैठ. १, १६, १,  
 ६; -स्यः श. ११, ५, ६, ८;  
 -स्या ऐ. ६, ३२; तै. २, ७, ५, २;  
 जैठ. १, १६, १, ६<sup>३</sup>; १७, १, ९; १८,  
 २, १; गो. २, ६, ११.  
 नारसिंह(←नरसिंह)- -हः तैआ.  
 १०, १, ७; १६.  
 नारक(←नरक)- -कः जै. ११०<sup>३</sup>;  
 -काः जै. ११०; -काय तै. ३,  
 ४, १, १.  
 नारद- -द ऐ. ७, १३; सा. ३, ९, ८;  
 -दम् ऐ. ७, १३; -दाय सा. ३,  
 ९, ८.  
 नारदासव- -म् आ. २, २, १०.

नारिष्ठ(←नरिष्ठ←नरिष्ठ)- -ष्ठयोः तै.  
 ३, ७, ५, ११; -ष्ठौ तै. ३, ७, ५, १२.  
 ?नार्वीं गो. २, ४, २६.  
 नार्मेध(←नृ-मेध)- -म् तां. ८, ८,  
 २१; जै. ६१<sup>३</sup>; आ.जैआ. १,  
 ३६.  
 नार्पद्(←नृ-पद्)- -द्ः जै. ७९;  
 १७६.  
 नावाजु(←नौ/अजु)- -जः श.  
 २, ३, ३, १५.  
 नाविक(←नौ)- -म् आ.जैआ. १,  
 २३६.  
 नाव्य- -व्याः श. १०, ५, ४, १४<sup>४</sup>†;  
 -व्यानाम् तै. २, ८, ३, ४; तैआ.  
 ३, ११, १०; -व्ये श. १०, ५, ४,  
 १४†.  
 नाशयित(व्य→)व्या(√गन्श)-  
 -व्या जै. १६८९.  
 नाष्ट्रा- -ष्ट्राः शां. २८, २; श. १,  
 १, २, ३; १५; ४, ४; २१; २, १, ६;  
 ८; ९; २, १३; १६; ३, १, ५; ४, ८;  
 १३; ४, ५, ३; ७, १, ७; २०<sup>३</sup>; ८, १,  
 ३; २, १, ४, १८; ३, ४, २३<sup>३</sup>; ३, ३,  
 ३, १६<sup>३</sup>; ४, ६; ८; १२; १४; १५;  
 ४, १, १६; ५, ३, १५<sup>३</sup>; ६, ३, ८;  
 ११; ४, १५<sup>३</sup>; ७, १, १०; ८, १, ५;  
 ६; ९; ८, २, १५; ३, २, ४; ९, २,  
 १६; ३, १५; १९; ४, ४, ५, ६; ८;  
 १३; ५, १, ५, १७; २, ४, ७<sup>३</sup>; ११;  
 १२<sup>३</sup>; १४<sup>३</sup>; १७<sup>३</sup>; १८<sup>३</sup>; १९; २०;  
 ३, ४, ३; ४, १, १०; ६, ३, १, ५;  
 २९<sup>३</sup>; ३, १०; २४; २६; ४, ४, १९;  
 ५, ४, १; ७, १, ५; ७, २, ३, ७; ३,  
 २, ५; १०<sup>३</sup>; ११; १८; ४, १, २७;  
 ३३<sup>३</sup>; ३४<sup>३</sup>; ३७<sup>३</sup>; ८, ६, १, १५; ९,  
 २, ३, २-५; ६<sup>३</sup>; ५, २, ३; १०, २,  
 ३, २; ५, १; २; ११, १, ३, २; १४,  
 १, २, १६; ३, १४; १६; २९; २, २,  
 १; ३, १, १०; १२; का. १, १, ४,

१५; १६; १८; ४, १, १७<sup>३</sup>; २६; २,  
 १, १, १२<sup>३</sup>; २, ५; १२; ३, ९; ११;  
 २३; ४, ४; ६; ७; १३; २, १, १०;  
 १३; ४, ५; जै. १६८७; -ष्ट्राणाम्  
 श. १, ३, ४, ८; ३, ५, ४, ५; ६, १,  
 ५; ७, २, २; ४, ३, २, ६; ४, ५, ६;  
 ६, ३, १, ५; १४, १, ३, १४; १९-  
 २३; २९; ३, १, १०; का. २, १, ३,  
 ११; ४, ४; ६; ७; १३; २, १, १०;  
 -ष्ट्राभिः श. ५, २, ४, १६; १४,  
 १, ३, १९; -ष्ट्राभ्यः श. १४, १,  
 ३, २४; तै. १, ७, ६, ८; तैआ. ४,  
 ५, ४; तां. १, ३, २, ६, ७, २.  
 ना(←नञ-सत्य)- -त्या ऐ. ५, १६;  
 ७, ९; शां. २५, २; २६, ८; तैआ.  
 १, १०, ३; -त्या तै. २, ६, ३, १३<sup>३</sup>;  
 ११, ३; तैआ. १, १०, १; -त्याभ्याम्  
 तै. २, ६, ४, २.  
 नासा- -साड्व ऐ. १, २१.  
 नासिका- -कयोः ऐ. ५, २२; श.  
 १२, ५, २, ७; ९, १, ५; -का श.  
 ३, ५, १, १२; ४, २, १, २५; ११;  
 २, ६, ४<sup>३</sup>; -काभ्याम् श. १२, ७,  
 १, ३; ऐआ. २, ४, १; -काम् श.  
 ४, २, १, २५; १०, ५, २, ९; १३;  
 ४, ४, ७; १४, १, २, १७; -कायाः  
 तां. ८, ५, ४; -कायै ऐआ. २, १,  
 २; -कै ऐ. ५, २२; ऐआ. २, १,  
 २; ४, १; २; श. १, ४, १, २; ३,  
 ८, २, ६; ४, २, २, ११; १०, १, १,  
 ८; ३, ४, ५; ६, १, ११; १२, २, ४,  
 १५; ९, १, ५; ९; १४<sup>३</sup>; १३, ४, ४, ६;  
 १४, ३, २, १७; ५, ४, ११; ७, ३,  
 १२; तैआ. २, ११, १<sup>३</sup>; तां. ८, ५,  
 ४; जैठ. ३, १, ३, ४; गो. १, १,  
 १८; ५, ४.  
 नाहु(प→)पी(←नहुप)- -पीषु शां.  
 २३, २; तै. २, ७, १३, २.  
 नि ऐ. १, १०; शां. ९, २; २८, ६;

† आ.सा.द्र. । 'नारि(गद्र.)-ष्टु-' इति M.w. द्र. । 'अनात्तिम' इति मूपा. सम्भाव्येत । † W. मुपा. स्वतिरसूचकरेश्वा-  
 दयाभावश्चिन्त्यः । तु. पा. ६, १, २१३ । ‡ नाशैतव्या ? इति मुपा. । † नष्ट्राः इति मुपा. ? । † पा. ६, ३, ७५ द्र. ।

श. ५,२, १,२१;२३; ७, १,१, ७ <sup>३</sup> ;९;१०; तै. १, १,५,६; ४,४, १;३; सा. २,६,११;८,१ <sup>९</sup> .	निक-विक-हिक- कानि आ. १, ४३३.	नि-खाय ऐआ. ५,१,३. - नि-खर्वक-कैः तां. १७,१४,२. निखर्वक-याजिन्-जिनम् तां. १७, १४,२. निखर्व-धा जैड. १,२,३,४; ९,१,३; २,५. निखुर्यप(√२पा)-पाय तै. ३, ८, ११,२०. निगड-डः,-डात् वं. १. निगद्-दः ऐआ.२,३,६; शां.३,५; ६;१२,१; शा.११,२,१,६; सं. ३; -इम् शां. ३, २ <sup>३</sup> ; ५, ६; ८,८ <sup>३</sup> ; १२,१;२६,५; २८,५; -डाः शां. ८, ८; २८, १ <sup>९</sup> ; -द्वैत शां. १२,१. निगद-भूत-तः ष. १,२. निगद-अथाख्यात-ताः तैआ. १, ९,४;७. नि/गम्,निगच्छति श. ९,३,१,१६; १४,१,१,२;७,१,४१; निगच्छति श. १४,५,१,१९; जै. ९२; जैड. १, १, ४, २-५; सा. २, ९, १; निगच्छसि शां. ९,१. निगत-तः सा. २,१,९. निगम-मम् सा. २,४,२. निगम-तसुः(ः) सं. ३. नि/गल्,निगल्गलीति श. १३, २, ९,६. नि/गा,निगाः शांआ. ४, १०; निगाम् तै. ३,७,४,१०; न्यगाम् जै. १९४. नि-गायत्(√गै)-यन्तः श. ३, २, ४,६. नि/गृ,निगरेत् सा. २, ३, ११; सा. ३,१,१०. नि-नीर्य सा. २, ७,१३. नि/ग्रह्,निगृहीति श. ३, ९,४,१५; निगृह्णति तै. १, ६, ९, ७; निगृहीत ऐ. ३, १९; न्यगृहीत
निः←निस् निःशान-नः ऐ. ७,१६. निःशुक्र-म् ऐ. ८,२३. निः/शृ, निःशृगीयात् गो.२,२,८. निःश्रेयस-सम् शांआ. ४,१४ <sup>३</sup> . निःश्रेयसा(-सडा)-दान-म् शांआ. ४,१४;५,२. निःषिच्य(√सिच्य)-च्यः ऐ.७,५. निःसप्तदश-शः ष. ३,१०. निः/स्र,निःसारयाञ्चकार जै. १३७; १५३. निःसुरण-वत्(मनुप्)-वत् श.१, ७,४,१०. निः/सृज्,निःसृजति श. ३, ५, २, ८;१०, २,३,८;९; १०;१३;१४; निःसृजामि श. ३,५,२,८ <sup>३</sup> . निः/सृप,निःसृप्युः तां. ५, ६,७. निःसृप्य तां. ५,६,७. नि-क्षु-क्षयोः श. १२, ९, १,६; -क्षात् श. ९,१, २,४ <sup>३</sup> ; -क्षे श. ९,१,२,४० <sup>३</sup> . ?निकन्वियादधाते <sup>१</sup> जै. ६१. नि/कम्, निचकमे श. २, २,३, ३; ३,४,२; का. १, २,३,२;४,१,१. नि...कामयते तै. १, ४,४,१;२; न्यकामयत तै. २, २, ८, ५; तैआ. ५, १,२; नि...अकामयत तै. १,१,५,६. नि-काम-मेड-मे श. १३, १,९, १० <sup>३</sup> ; तै. ३,८,१३,३ <sup>३</sup> . निकाम-धरण-म् तै. ३, ६, १३,१. नि-कामयमान-नः तां. ९, ७, २; ७;११ <sup>३</sup> ;१२. नि-कूर्पत्(√कृप्)-न् श. १२, ५, १,८.	निक-विक-हिक- कानि आ. १, ४३३. नि-काय(√१चि)-यः श. ८, ५, २,५ <sup>३</sup> . नि/कि,निचिच्युः ऐआ. २, १,८;३, ५; श. १४, ७,२,२१; तैआ. ३, ११,३ <sup>३</sup> ;४;९; नि...चिच्युः ऐआ. २,१८ <sup>३</sup> . निचिकीषे श. ६,३,३,८६. नि/कृ,निकरोति श. ८, ४, ४, २; नि...करोषि तैआ. १, ६, १; न्यकरोत् शां. १५, ५ <sup>३</sup> ; श. ८, ४,४,२. नि/कृत्,निकृन्तते श. ३, १, २, २; ३; निकृन्तते श. ३, १,२,२; ३; ४; तै. ३, ८, १, २; निकृन्तन्ति जैड. ३, २,४, ४; निकृन्तेत् श. ३,१,२,३. नि-कृत्य जै. ६; जैड. ४,६,१,४. नि-कृष्ट(√कृष्ट)-म् तां. ७,५,२. निकाथक-कः, -कात् वं.२. निक-निज् अत्र. नि-कन्दित-म्ड्व सं. १. नि/क्रम्,निचक्रमे श. २,२,३,३; ३, ४,२. नि-क्रीड(क)(√क्रीड्)-डाः आ. जैआ.१,४८५;जै.१८२;-डान् जै. १८२ <sup>३</sup> . नि-क्रीडयत्-न्ड्व प. २,१;२. नि-क्रीडित-तःड्व प. २,२. नि/क्षर्,निक्षारयाञ्चकार,निक्षारयेत् जै. १३०. नि/खम्,निखनति श. ३, ५, ४,३; निखनति, निखवान् श. ३, ५, ४, १०-१३; निचखुः श. ३,५,४,२; निखनेत् प. ४,४. नि-खात-तम् श. ३,६,१,१४;७, १,७;२५; -तात् श. ३, ७, १, २५.	

१ किं पठनीयम् किमनेनामिप्रेतमिति विमर्शनीयम्। उत्तरस्तु आ/दधातेरूपमिति प्रतीयते।

§ =य. ११,१८; 'यते' इति पाठः। † 'निचरखुः' इति अज. मुपा. निचरां प्रामादिकः।

ए. ३, ३४; श. ३, ९, ४, १५; न्यगृहीत श. ३, ९, ४, १५; न्यगृ- ह्रात् तां. ११, ११, १२.	निकृ- -कम् श. १३, १, ३, १; तै. ३, ८, ६, १; -कस्य श. १३, २, ६, ८.	२, १६, ७.
नि-गृहीत- -कम् श. ११, ५, ३, २; ५. नि-गृहान- -नः ऐ. ७, १५. नि-गृह्य ऐआ. १, २, ४; तां. २२, १४, ५.	निकृत्वा श. १३, ५, १, १६. नि-जृह्व- -म् तैआ. १, २८, १. नि-(ज→)ज(√जन्)- -जाः ऐ. ३, ३६.	नित्य-विश्व- -म् तैआ. १०, ११, १. नि-त्यक्त(√त्यज्)- -कम् श. १, ५, ३, ११; -काः श. १, ५, ३, १२.
नि-ग्र(हीं→)भीतृ- -ता ऐ. २, ७; -तृभ्यः ऐ. २, ७.	नि-ज्जातुका- -का तैआ. १, ६, २; -काम् तैआ. १, ६, १.	नि-दधत्- नि/धा द्र. नि-दर्शन- -नाय ऐआ. ५, १, ६. नि/दह्, निदहाह श. ६, ३, १, ३१; निधक्ष्यन्ति जैड. २, ४, ३, २; निद्रहत् तैआ. १, ३, ३; निद्रहाति तैआ. १०, १, १६.
नि-ग्राम- -भम् श. ३, ९, ४, १९; २०; २, ३, २, २२; -भेण श. ९, २, ३, २१.	नि-ज्जातुका- -का तैआ. १, ६, २; -काम् तैआ. १, ६, १.	नि-दावृ- -धे श. १३, ८, १, ४.
नि-ग्र(भ्य→)भ्या- -भ्याः श. ३, ९, ४, ७; १५; २५; -भ्याभिः श. ३, ९, ४, १४; १५; -भ्याभ्यः श. ३, ९, ३, ३०; ४, २५; ११, ५, ९, ६.	नि-ज्जातुका- -का तैआ. १, ६, २; -काम् तैआ. १, ६, १.	नि-दान(√दो)- -नम् शां. २२, १, २; ३; २३, १; तै. २, २, ११, ६; -नेन ऐ. २, ११; श. १, २, ४, १२; १२; ४, १, ३६; ७, ४, ६; ८, १, ११; २, १५; २, २, १, ४; ३, २, ३, १५; ४, १०; १५; ३, १, १६; ४, २, ८; ५, १, २३; ३१; ७, १, ११; ९, ४, ७, ४, ३, ५, १६; ४, २, १८; ५, ८; ३; ४; ५, ५, १, ८; का. १, २, १, २; २, २; २, ८.
नि-घ्रात(√हृन्)- -म् ङव श. २, ३, २, ९; १०.	नि-ज्जातुका- -का तैआ. १, ६, २; -काम् तैआ. १, ६, १.	नि-दान-वत्- -वात् तै. २, २, ११, ६.
नि-घृष्व(√घृष्)- -ष्वैः तैआ. १, १२, ३.	नि-ज्जातुका- -का तैआ. १, ६, २; -काम् तैआ. १, ६, १.	नि-दिग्घ(√दिह्)- -म् श. १, ७, २, १३.
नि-चङ्कुर्ण(√क्ण्)ङ- -ण तै. २, ६, ६, ३; ७.	नि-ज्जातुका- -का तैआ. १, ६, २; -काम् तैआ. १, ६, १.	नि-दित(√दो)- -म् ऐ. ७, १७.
नि-चर, निचरन्ति तां. १२, ९, ३. नि-चेह- -हः श. २, ५, २, ४७; ४, ४, ५, २, २; १२, ९, २, ४; का. १, ५, १, ३८; तै. २, ६, ६, ३.	नि-ज्जातुका- -का तैआ. १, ६, २; -काम् तैआ. १, ६, १.	नि-दीधी, निदीध्यत् श. ३, ८, ३, ३७.
नि-चाय, न्यचायन् ऐआ. २, ३, ५. नि-चाय्य श. ६, ३, १, १३; ४१.	नि-ज्जातुका- -का तैआ. १, ६, २; -काम् तैआ. १, ६, १.	नि-द्वा, निद्वायात् श. ३, ९, ३, ११.
नि-चि, निचिन्वन्ति ऐआ. २, १, ८. नि-चुम्पुण- -ण श. २, ५, २, ४७; ४, ४, ५, २, २; १२, ९, २, ४; का. १, ५, १, ३८; -णः श. २, ५, २, ४७; ४, ४, ५, २, २; १२, ९, २, ४; का. १, ५, १, ३८.	नि-ज्जातुका- -का तैआ. १, ६, २; -काम् तैआ. १, ६, १.	नि-द्वा- -म् गो. १, २, २.
नि-चृत्(√चृत्)- -व् दै. ३, २०. नि-चृत्, अनिनेजत् गो. २, ६, ११.	नि-ज्जातुका- -का तैआ. १, ६, २; -काम् तैआ. १, ६, १.	नि-ध्(√धा)- -धे तै. ३, ६, १३, १.
	नि-ज्जातुका- -का तैआ. १, ६, २; -काम् तैआ. १, ६, १.	नि-धन- -नम् ऐ. ३, २, ३; ऐआ. २, ३, ४; शां. २७, ६; २९, ३; शांआ. १, ४; श. ४, ६, ९, १२; ८, ७, ४, ६; १२, ८, ३, २६; ३४, ९, ३, ९; तैआ. ५, ९, ४; तां. ४, ९, ३; ९; ५, ३, ५; ४, ९; १५; ७, १, ११; ३, १३; ६, ११; ८, १, ७;

इ. य. ३, ४८; श. पाठस्तु 'निचुम्पुण' अत्र. । ७ उभत्र तम्बुद्धिर्विमृश्या तु. यं. शं. । १/चुभरिति  
म. । १/कणोरिति उ. म. शां. । 'अत्यनेदत्' इति पाठान्तरम् । † 'वि जज्ञौ' इति स्यात् C. । ‡ = ऋ. २, ५८, १.  
§ मुपा. 'त्य' स्वरश्चिन्त्यः तु. श. १३ प्रथ. । ॥ 'त्त' नपुं. प्राति. इति M. W. परं प्रकरणतः Br. पदसूच्यनुसारम्  
स्वी. । † 'नेत' इति अज. W. च मुपा. अपपाठः । कालि. द्र. ।

१३; २, २; ५, १२; ८, १९; ९, ३,  
 १०: १०, १२, २: ११, ३, ६; १२,  
 ३, ११; ४, ११: १२: १६: २१; ५,  
 ११; १०, २२; ११, १७; १३, ११,  
 २३; १४, ५, २२; १७, १, ८: २१,  
 २, ७; जै. १८: १९; ४१; ५५:  
 ७०; ७८; ७९; ८१; १००; ११०;  
 १३३; १६८; १७१; १७९; जै. ७,  
 १, ३, २, २; ४; ७; ३, १; ३; ५; ५, १,  
 २; ६, २, ७; १०, १, २; १२, १, ६;  
 २, १; ३: ५-९; १७, २, ८; १८, ३,  
 ९; ४, १०; २, १, २, ९; ३, ३, ३, ७;  
 ६, ६, ३; ४, ७, १, ७; २, ७; १७;  
 जै. २, ११, ३; प. २, २; ३, १;  
 सा. २, १, ५; २, ३; ३, १, ३; ४; ६,  
 ८; ९; गो. २, ३, २०; ५, ७; -नस्य  
 जै. १८; -नात् तां. १६, १६, १०;  
 जै. ११०; -नानाम् तां. १०,  
 १०, १; -नानि तां. ७, ३, २२;  
 १६, ५, २६; सं. ३; जै. १, १,  
 ५१७; -नाभ्याम् जै. ३०; ३८;  
 -ने तां. ७, १०, ३; जै. ३०:  
 -नेन तां. ५, ५, ८; ७, ६, १५; १०,  
 १२, ३; १२, ६, ९; १०: ९, १२; १०,  
 ६; २१, २, १; जै. १८; २३; ४४;  
 १०५; जै. १, १०, १, ९: १८,  
 २, ५; ३, ६, ६, ३.  
 निधन-काम- -म् तां. १२, ९, ११;  
 १२; आ. जै. १, २०; १५२;  
 २७०.  
 निधन-कृ(त→)ता- -त्ताऽइव  
 जै. १, १२, १, ६; प. ३, १.  
 निधन-रूप- -म् इव. प. ३, १.  
 निधन-वत्- -वत् गां. २९, ३; श.  
 ८, १, २, ८; तां. ५, २, ९; ७, ३, ५:  
 २४; जै. ३६; -वत्तः शा. ८, १,  
 २, ८; -वत्ता तां. ७, ३, ११; १३:  
 -वन्ति तां. १६, ५, २; जै.  
 १६८; ३. १, ३: १८.

निधन-विभक्ति- -क्तिः तां. १०,  
 १०, १; -क्तेः तां. १०, १०, १.  
 निधन-संस्थ- -स्थाः जै. १, २,  
 २, २.  
 निधन-सामान्य- -न्यात् सं. ३.  
 निधना(नऽअ)न्त- -न्तः प. ३,  
 ७; -न्ताः तां. १२, ११, २६; १३,  
 ५, २८; ११, २४; १३, ३, २५; ९,  
 ४१; १५, ३, ३७.  
 नि-धन्वन्- -न्वाऽइव तै. १, १२, २.  
 नि/धा, निधत्ते ऐ. ५, २६; श. १३,  
 ५, २, २; निदधाति शां. २, २; ६,  
 १४; ९, ५; श. १, ८, १, ३९; ८, ६,  
 ३, १५; ११, ४, २, ६; ८:  
 निदधाति श. १, १, ४, ७; ३, ४,  
 १०; ४, ५, १: ७, १, १२; १४; ८,  
 १, १३; २, २, ३, १२: १३; ४, २,  
 १४; १५; ३, २, ३, २१; ३, ३,  
 १०; ४, १, २१: २२; ३, २२; ५, १,  
 २७-३०; ३२; ४, २३; २४; ६. १.  
 ६: ३, ११; ७, १, ३: २, ३; ४, २,  
 ३, १७: ५, २, १, २१; २३; ४, १,  
 १४; ४, २; ६, २, १, १४-१६; ५,  
 २, २१; ४, १४; ६, ४, ९; ७, २, ३;  
 ३, ११; १२; ७, १, १, ४३; ९, १,  
 २, ५; २, १, १: ३, ३४; ३५: ४७;  
 ४, ३, ९; १०, ४, १, ३: ११, ५, ५,  
 ११; १३, ८, ३, ३: ४, १२; १४, १,  
 ३, २९; का. १, २, ३, १०; ११:  
 ३, ३, १२; १३; २, २, २, ९; तै. १,  
 ३, १०, ३; ४; ६, ९, ७: ८, ६, ६:  
 २, ८, ८, ११; ३, २, १, ६; २, ९; ३,  
 १२; ३, ६, १०; तै. ५, ४, १०;  
 तां. २, १६, ४: ११, ११, ८; १७,  
 ६, ३; १६, २, ५; गो. १, २, ४: २,  
 १, २; ६, १२; निदधते जै. १७१:  
 निदधति ज. २, ५, २, १६: ३, ६,  
 ३, १३; ४, ६, ८, ४; ९; १४; ५, ३,  
 ५, २५; १२, ५, १, ३; का. १, ५,

२, १५; तै. ५, २, १२; जै. ३, ४:  
 गो. २, ४, ६; निदधे श. ८, ६,  
 ३, १८: निदधे श. २, ५, ३,  
 १९: का. १, ५, २, १८; निदधामि  
 श. १३, ८, ३, ३; निदधामि तै.  
 ३, ७, ६, २३; निदधे श. ३, ५,  
 ३, १३; का. १, २, १, ९: निदधौ  
 जै. ४, १०, ३, ६; १०; गो. १, २,  
 ५; निदधिरे श. २, २, ३, २; ३, ४,  
 १; निदधुः जै. १५१; १७६; निधा  
 स्यन्ति जै. १७६; निधास्यावः जै.  
 १५२; निधास्यामहे श. २,  
 २, १३; का. १, २, २, ८; निध-  
 तात् ऐ. २, ६; तै. ३, ६, ६, १;  
 निधेहि तै. २, ५, ४, ५; निधेहि  
 ज. २, ५, ३, १९; का. १, ५, २, १८;  
 निधत्तम् तै. २, ७, १७, ३; निधत्त  
 ऐ. ८, ६; जै. १५१; निदधामहे  
 श. १, २, ५, १८; का. २, २, ३, १७;  
 न्यधत्त ज. २, २, १, १४; जै. १७१;  
 न्यदधात् जै. २, ४, २, २-६;  
 न्यधत्ताम् जै. १९०; न्यदधत श.  
 १, २, ५, १८; का. २, २, ३, १८;  
 न्यदधत श. १, २, ५, १९; २, २,  
 २, १३; न्यदधुः तै. १, ६, ७, ३;  
 न्यदधुः तै. ३, ८, ४, २; तां. ७,  
 ८, २; ५; जै. १८८; २०७; निद-  
 धीत जै. १२७; निदध्यात् ऐ. १,  
 ११: ७, ६; ज. १, ७, १, १२; १३;  
 २, ३, १, १७; ३, २, ३, २२; ४, २, ३,  
 १८; ११, ४, २, ७: ८; १२; का. १,  
 ३, १, १०; तै. १, ६, ७, ३; जै. १,  
 १, ६, १; सा. २, २, १; निधेतन तै. ३,  
 ७, ११, २; निधीमहि ऐ. १, २८;  
 गां. ९, २; ज. २, ६, १, २२; का. १,  
 ६, १, १४; तै. ३, ११, ६, ३; नि-  
 धीमहि तै. २, ५, ४, १; ७, १२, ६.  
 निधीयते ऐ. १, २९; ७, १३; श.  
 ६, १, १, ७; २, २०; ३, १, ४, ३, ६;

१ 'निधनाम्' इति सुपा. चिन्त्यः । † नि/धनेर्बनिधि, निधानयच्छाद् वा वनिधि रूप-  
 मिति भा. ।

५, १, ६१; १०, १, १, ७; ९; ११;  
 ४, १, ८; ३, १८; ५, ४, १७; ५, १०;  
 १४, ६, २, १३; तै. २, ५, १, ३;  
 तैआ. ६, ७, २; ८, १; तां. १९, १०,  
 २; ३; नि...धीयाँतै श. १३, ८,  
 १, ४; निधायि तैआ. ४, ४०, १;  
 न्यधायि ऐ. ६, १९; ऐआ. १, ५, २;  
 ५, ३, १; गो. २, ६, २.  
 नि-दधत्-न् तैआ. ६, ७, १.  
 नि-धा- -धया ऐ. ३, १९; तै. २, ५,  
 ८, ३; तैआ. ४, ४२, ३; -धा ऐ.  
 ३, १९.  
 नि-धान- -नम् तै. २, ७, १७, ३;  
 -नौ तैआ. १, १०, २.  
 नि-धाय ऐ. ७, १९; २९; शां. ३, ८;  
 श. १, ८, ३, २७; ३, २, १, ३; ५, २,  
 १३; १४; ८, ३, १०; ४, ५, २, ८;  
 ५, २, ३, ५; ४, ४, २२; ९, १, २,  
 ६; २, ३, १९; ११, ५, १, १३; तै.  
 १, २, १, ४; ४, ६, ६; २, ७, १७, २;  
 ३, ३, ८, ६; तैआ. ३, १४, १; ५,  
 ९, ५; जै. ३०; १८६; सा. २,  
 २, १; २; ३, ३; ४; ५; ७, १२; ८, ५;  
 गो. १, ३, ११; १२.  
 नि-धास्य- -स्य; तैआ. ४, ४०, १.  
 नि-धास्यत्-न्तः ऐ. १, २८.  
 नि-धि- -धयः सा. ३, ७, ८; -धये  
 श. ६, ५, २, १; -धि जैआ. १,  
 १५१; २, ३, ७; -धिः सा. ६, २,  
 २, २५; ५, २, ३; २२; तै. २, ४,  
 १, ८; तैआ. ४, ४२, २; आ. १,  
 १५१; -धिना तैआ. २, ३ १;  
 मं. २, ३, २०; -धिमू तै. २, ८,  
 ७, ७; -धिनाम् तै. ३, ९, ६, १.  
 निधि-गोप- -पः श. १, ७, २, ३.  
 निधि-पति- -म् तै. ३, ९,  
 ६, १.  
 निधि-पा- -पाः श. ४, ४, ४, ९;  
 तै. २, ८, १, ३; ८, ४, ३.  
 निधि-पा(←सा)मन्- -म जैआ.

२, ८, ९.  
 नि-धीत- -तः श. ३, ८, ३, ३७.  
 नि-धीयमान- -नम् शां. ९, २.  
 नि-हित- अद्र.  
 नि-धारय(√धृ)- -यः ऐ. ६, २४.  
 नि/धू, निधुवन्ति तां. ९, ८, १०.  
 नि/धै, नि...ध्यायति ऐ. ३, २.  
 निदिध्यासस्व श. १४, ५, ४, ४;  
 ७, ३, ५.  
 नि-दिध्यासितुव्य- -व्यः शांआ. १३,  
 १; श. १४, ५, ४, ५; ७, ३, ६.  
 नि/नर्द्, निनर्देत् ऐ. ६, ३२.  
 निनर्दयन्ति गो. २, ५, ५.  
 नि-नर्द्- -र्द्ः गो. २, ६, १२.  
 नि-नर्दत्- -न् इव ष. २, १.  
 नि-नाह(√नह)- -ह्यात् श. ३, ९,  
 २, ८.  
 नि/नी, निनयति श. १, २, २, १८;  
 ७, २, ४, ७; ११, ६, १, १३; ७, २,  
 १; का. २, २, १, १५; निनयति  
 श. १, २, २, १८; ३, ५; ९, २, ३२;  
 ३३; ९, २, १; ३; ४; ५; ३, ५, २,  
 ८; ७, २, १, १७; ४, १; ३; ४; ५; ६;  
 ८; ९; १०; ११; १२; २५; २९;  
 १२, ८, १, ८; का. २, २, १,  
 १५; १९; २०; तै. २, १, ४, ९; ३,  
 २, ८, १२; ३, ६, ४; गो. १, २, २;  
 निनयतः श. ३, ८, २, १०; ११;  
 निनयन्ति शां. १८, ८; श. १, २,  
 ३, ३; का. २, २, १, १७; गो. २,  
 ४, ६; निनयाथ ऐआ. ५, १, १२;  
 निनयेत् श. १, ९, २, ३२; ७, २,  
 ४, ५; १०; तै. ३, ७, २, १; २;  
 निनयेत् श. १२, ४, १, ८; २, २; ३;  
 ९; तै. ३, ७, २, २; जै. १८४;  
 न्यनैषीः श. ११, ५, ३, ४; गो. १,  
 ३, ११; न्यनैषम् श. ११, ५, ३, ७;  
 गो. १, ३, १२.  
 नि-नयत्-न् श. १२, ४, १, ५.  
 नि-नीय श. ३, ८, ५, १०; जै. १८४.

नि/नृत्, नृत्यति शां. २०, ४; नि-  
 इव...नृत्यति शां. २१, ४; २२,  
 ४; ५; २३, ६; ७; ८; २६, १५;  
 १६; १७.  
 निनर्तयन्ति शां. १७, ७.  
 नि-नृत्त-वत्- -वत् ऐ. ५, १; -वान्  
 ऐ. ५, १; १२.  
 नि-नृत्ति- -त्तिः शां. २०, ४; २१,  
 ४; २२, ४; ५; २३, ६; ७; ८;  
 २६, १५; १६; १७.  
 निन्द, निन्दन्ते गो. २, ३, २०;  
 निन्दति तां. ५, ५, १३; निन्दन्ति  
 ऐ. २, ३८; ३, २३; का. १, ३, १, ३;  
 जै. १६८; निन्दथः श. ४, १, ५,  
 १०; ११; निन्दात् श. ६, ६, ३,  
 १०; तैआ. २, ५, २; निन्दात् तैआ.  
 २, ७, १.  
 निन्दत्- -ताः तां. १७, २,  
 १; २.  
 निन्द्य- -न्द्यः, -न्द्यम् श. ४, २, ५,  
 १०.  
 नि/पत्, निपतति तां. २५, १०, ४;  
 निपतन्ति प. ५, ९; १२; निप-  
 पात तै. ३, १०, ९, १२; जै. ३,  
 १, ५, ३.  
 नि-पात- -तः गो. १, १, २४; -तेषु  
 गो. १, १, २६.  
 नि/पद्, निपद्यते श. १४, १, ४, ९;  
 तै. २, ५, ५, ७; तैआ. ५, ६, ५;  
 तां. १७, १२, ५; मं. १, ५, ६;  
 निपद्यसे श. १४, ९, ३, ३; नि-  
 पद्यासे श. ११, ५, १, १.  
 नि-पद्यमान- -नस्य ऐ. ७, १५.  
 नि-पाद्य श. १, २, ५, ६; १२, ५, २, ७;  
 का. २, २, ३, ५.  
 नि-पलाश- -शम् इव श. ३, २, १,  
 २०.  
 नि/रपा, निपाति ऐ. १, १०; निपान्ति  
 तै. २, ८, ५, ६; तैआ. ३, ११, ४;  
 ५; ११; जै. ३, ६, ८, १; ५;

निपाति श. ४, ३, ५, १२: नि...  
पाहि ऐ. २, २; शां. १०, २; तै.  
३, ६, १, २.  
नि/पीय्, निपीयति तै. २, ४, २, ४.  
नि-पुर्- -रः श. २, ४, २, १५; का. १,  
३, ३, १३; मं. २, ३, ४६.  
नि-पूर्व- -वस्य द्वै. ३, २०.  
नि/पु, निपुणाति श. १४, ४, २, २९.  
?निपेपि तैआ. ४, ३५, १.  
नि/प्लु, न्यप्लुचत जै. १, १८, १,  
७; ८; ९.  
नि-बाढ(√बंद्) - डे जै. १५३.  
नि/वृध्, निबोधत तैआ. १, ३, ३; ४;  
४, १३; १२, २; निबोधत् श. ६,  
८, २, ८.  
नि-भसद्- -द्: तां. १३, ११, ६.  
निभूयप्- -पाय श. १३, १, ८, ८; तै.  
३, ८, ११, २.  
नि/भृ, नि... भरन्ति मं. २, ३, ४.  
नि-भृत्य- -म् जै. १२५.  
नि/मज्ज्, निमङ्क्ष्ये ऐ. ८, २१.  
नि-मस- -म् ष. ५, ७.  
नि-माय(√मा) सा. ३, ४, ७.  
नि/मि, निमिन्वन्ति श. १४, १, ३,  
७; न्यमिन्वन् ऐ. २, १.  
निमीयते ऐ. २, १.  
नि-मित- -म् ऐ. २, १; तै. १, ३,  
६, १.  
नि-मित्य ऐ. २, १.  
नि-मिदल(←ध्र)- -इलः ऐआ. ५,  
२, २; शां. २०, ३.  
निमिदल-तम- -माऽइव श. ३, २,  
४, ६.  
नि/मिप्, निमिपति श. ३, ९, ३, ११;  
न्यमिपदा जै. ४, १०, ४, ४.  
नि-मिप- -पः ऐआ. २, ३, ८.  
नि-मिपत्- -त्, द्व श. ११, २, ६, २;

जै. ३, ४, ३, ६; ९; -त्तः श.  
१३, ५, २, ७.  
नि-मेष- -षः तै. २, १, ५, ९; ३,  
१०, १, ४; -षम् श. ३, ६, २, ९;  
-षाः शां. ७, २१; श. १२, ३,  
२, ५; तैआ. १, ८, १; १०,  
१, २.  
निमेष-मात्र- -म् जै. १०२.  
नि/मिह्, न्यमेहन् जै. २०३.  
नि-मेमिह(त्→)ती- -त्यः श. ९, १,  
२, १९.  
नि/मील्, निमीलन्ति ष. ५, १०.  
नि-मील्य तै. ३, ३, ५, २.  
नि-मुष्टिक(√मुष्)- -कः ऐआ. ५,  
१, ३.  
नि/मृज्, निमृष्टे श. २, ६, १, ३६;  
का. १, ६, १, २४; निमाष्टि तै.  
२, १, १, २; निमाष्टि तै. २, १, ४,  
५; ७; ३, ७, ४; नि...मृजे तैआ.  
७, ४, ३; निममृजः शां. २१, २;  
न्यमृष्ट श. २, २, ४, १०; न्यमृष्ट  
श. ६, ६, ३, १; १४, १,  
२, ५; न्यमाष्ट तां. ६, १, ४; १;  
न्यमृजः तैआ. ५, १, ३; निमृ-  
ज्यात् श. १४, ९, ४, ५; न्य-  
माज्जीः श. ११, ५, ३, ४; न्युमा-  
जिषम् श. ११, ५, ३, ७.  
नि-मृजान्- -नाः श. ५, १, ५,  
२७.  
नि-मृच(√मृच्) श. ३, ८, १, ८.  
निमेष- नि/मिप्) गद्र.  
निम्न- -म् श. १, १, १, १७; ३, १, २,  
६; का. २, १, २, १२.  
नि/मृ, मृच्, निमृचति गो. २, ४, १०;  
निमृचति ऐ. ३, ४४; तैआ. ५,  
१०, ४; निमृचति तै. १, ४, ४,  
३; ३; न्यमृचत् जै. ३.

नि-मृच्- -क् तै. ३, ७, ६, २३; तैआ.  
२, ५, २; -चि तै. २, ८, ८, ८.  
नि-मृचत्- -त् तै. ३, ७, ६, २१.  
नि-मृचत्- -न् श. १०, ६, ४, १.  
नि/यम्, नियच्छति शां. ९, ५: २२,  
१; श. १, ८, ३, १४; तै. १, ७,  
१, १; ३, ३, १, ३; तैआ. ५, १०,  
६; नियच्छन्ते श. ४, ६, ९, ८; ९;  
नियच्छन्ति ऐ. ५, २४; श. ४,  
६, ९, ४; गो. २, १, ६; न्येसुः  
तैआ. १, १२, २; नियच्छत्  
श. ५, २, २, ६; तै. ३, ७, ४, ६;  
तैआ. ३, ११, ७; नियच्छ श.  
१४, १, ४, ८; तैआ. ४, ७, ३; ५,  
६, ७; नियच्छतम् तै. २, ४, ४, ६;  
तैआ. ३, ११, १२; नियच्छत मं.  
२, ३, ५; न्ययच्छन् श. ४, ६, ९, २.  
नि-यत्, ता- -तः जै. ९६; -तम् तैआ.  
१०, ६२, १; -ताः तैआ. ५,  
१०, ६.  
नि-यति- -त्याः शां. २२, १.  
नि-न्यम- -मः तैआ. १, ३२, १.  
नियम-विशेष- -षाः तैआ. १,  
३२, १.  
नियु-न(√या)- -नम् श. ३, ५, ३,  
१५; जै. १४३; -नेन तां. ७,  
९, १४.  
नि/युज्, नियुनक्ति श. १३, २, २, १;  
नियुनक्ति श. ३, ७, ३, ३; ६; ४, ३;  
५, ५, ३, ६; नियुञ्जन्ति तै. ३,  
८, १९, २; २३, १; तां. १७,  
१३, ४; १०; १३; १६; २१, ४,  
१३; नियुनज्मि श. ३, ७, ४,  
३; नियुयोज ऐ. ७, १६; १६;  
नियुक्ष्यामि ऐ. ७, १६; नियु-  
ज्यात् श. ३, ७, ३, ७; ९, १,  
२२.

इमामश्रमिणां पदविभागस्तु चिन्त्यः । नंहिता (य. २, ३०)-विरोधात् । † 'निमामृजुः' इति वाहृचपाठः ।

तत्र दीर्घत्वं संहिताकृतमिति । ‡ 'माद्' इति मुया । † 'नियेसुः' इति सा. भा. । भा. पश्चान्तरेऽन्तर्भा वितण्यर्थ-  
स्य/नमोतेश्चान्दसे यकारोपजनं रूपमाह तत्सुधीभिर्विमृद्यम् । † 'नियुयोज' इति मुया. वस्तुतोऽपपाठः । तदपि  
सा. चान्द्रमन्त्रमुपाश्रित्य यत्तत्प्राथम्यपरौ भवति तत्तस्य साहसिकताया एवोदाहरणं स्यात् ।

नि-युक्त- -क्तः ऐ. ७, १६; -क्तान् श. १३, ६, २, १२; -क्ताय ऐ. ७, १६; -क्ते तै. ३, ९, १६, २; -क्तेषु श. १३, २, ७, १.  
 नि-योक्त- -कारम् ऐ. ७, १६.  
 नि-योजन- -नस्य श. ३, ७, २, १३.  
 नि-युत्(√यु)- -युतः ऐ. ५, १६; श. ४, १, ३, १८; ४, १, १७; ६, २, २, ६; ७; तै. २, ४, ५, २; ७, १३, १, ५; ८, १, १; २; तैआ. ३, ११, ३; तां. ४, ६, ११; -युताम् तै. २, ८, १; १; -युक्तिः ऐ. ५, १६; श. ४, १, १५; तै. २, ४, ७, ६; ८, १, २; ३, ५, ७, १; तैआ. १, ११, ८.  
 नियुत्वत्(-त्+मत्पु)- -त्वता तै. २, ४, ७, ७; -त्वते श. ६, २, २, ६; ७; -त्वान् ऐ. २, २५; ५, १२; तै. २, ४, ५, १; ७, १३, १.  
 नियुत्वती- -ती तां. ४, ६, ११; -त्यः श. ६, २, २, १३; -त्यौ श. ६, २, २, १४.  
 नियुत्वतीय(-त्+छ)- -यः श. ६, २, २, १५; -यस्य श. ६, २, २, ३७.  
 नियुत्वद्रू(-त्+ह-)- -म् श. ६, २, २, १३; १४.  
 नि-युत्- -ताय तै. ३, ८, १६, २; -त्ते गो. १, ५, २३; -तैः तां. १७, १४, २.  
 नियुत्-याजिन्- -जिनम् तां. १७, १४, २.  
 नियुत्-धा जैठ. १, २, ३, ४; ९, १, ३; २, ५.  
 नि-यूय० तै. ३, ६, ११, ३.  
 निरु/अक्ष, निरुक्षणोति, निराक्षणवन् श. ४, ४, २, १३.  
 निरुष्ट, ष्टा- -ष्टम् श. १३, ४, २, ५; -ष्टस्य श. ४, ४, २, १६;

-ष्टाः श. ४, ४, २, १३.  
 निरु(-रुअ-)-ङुष्ट- -ष्टे गो. १, १, ३९.  
 निरु/अच्, निरु...अचीचते तैआ. २, ४, १.  
 निरु(-रुअ-)-पक्रम- -मे गो. २, ४, ६;  
 निरु/रम्, निरुमते जैठ. ३, १, १, २०.  
 निरुमण- -णम् श. १३, ४, २, ५.  
 निरु(-रुअ-)-र्थ- -म् तैआ. ४, १०, ३; ५, ८, ७.  
 निरु/अर्द्ध निरुर्द्धति श. ४, १, १, ३.  
 निरु-अव/जि, निरुवजयति गो. २, ३, १९.  
 निरु-अव/दय्, निरुवदयते ऐ. २, ७; तै. १, ३, १०, ७; ६, १, १; २; ३; ४; ८, १; १०, १; २; ३; ७, ३, ४; ६; ८, २; ५; ६; ३, २, ५, ११; तैआ. ५, ८, ९; गो. २, २, १; निरुवदयन्ते तै. १, ६, ९, ८; तां. ९, ८, ३; निरुवादयत तै. १, ६, ८, १; निरुवादयन्त ऐ. ३, ३४; तै. ३, २, ५, १०.  
 निरुवत्त(रुअव/दो)-वलि- -लि श. २, ३, १, ११; १२; का. १, ३, १, ६.  
 निरुवत्ति- -त्यै तै. १, ६, १०, ५; ७, १, ९.  
 निरुवदाय तै. १, ६, ५, ५; गो. २, ४, ८.  
 निरु-अव/सो, निरुवसाययति जै. १८७; निरुवसाययाञ्कार तै. १, ५, २, १.  
 निरु-अव/हन्, निरुवाहन् जै. ६३; ७४.  
 निरुव-हत्- -तान् जै. ७४.  
 निरुष्ट- निरु/अक्ष द्र.  
 निरु/रअस्, निरुस्यति शां. ६, १३; श. १, ५, १, २३; ६, ४, २०; ४, २, १, २०; १४, २, २, ३८; तै. १, ७, ८, २; तैआ. ५, ८, ९; गो. २, १, १.

निरुस्त- -स्तः श. १, ५, १, २३; ४, २, १, २०; तै. १, १, १, ५; -स्तम् तै. १, ७, ८, २.  
 निरु/अह्, निराह ऐ. ६, २०; ऐआ. १, २, २; शां. १३, ७; श. १, ५, ३, ८; ९, २, ३३; ४, २, २, १२; ६, ४, ४, ७; ८, ६, १, २२; तां. ७, ९, १८; १४, २, ६; जै. ११२; गो. २, ६, २.  
 निरुक्त(रुअ/कृ)- -तानि का. २, १, २, ८.  
 निरु-राग- -गाः ऽह्व शां. १२, ३॥  
 निरु-आ/धा, निरादधाति तां. १७, १२, २.  
 निरु-धान- -नाभ्याम् तै. १, ६, ३, १०.  
 निरु(रुअ-)-न्त्र- -म् ऐ. २, १३.  
 निरु-रामिन्(रु/रम्)- -मिणः शांआ. ७, १४.  
 निरु-रामिन्(रु/रम्) श. १३, ५, २, २.  
 निरु-आ/वह्, निरावहत् तां. ९, ४, १०.  
 निरु-आ/हन्, निराहन् तां. ९, १, १.  
 निरु-आ/हु, निराहुहोत् जै. २०६.  
 निरु-आ/ह्ने, निराह्नयन् जै. १९०.  
 निराहवत्- -वान्त तां. ११, २, ३.  
 निराहोपस्थित- -तानि तां. ११, ७, २.  
 निरु/इ, निरिहि जै. १९०.  
 निरु(रुअ-)-न्द्रिय, या- -यः श. १४, ९, ४, ११ -या श. १४, ३, ४, ४; -याम् तै. १, ८, ३, ३.  
 निरु/री, निरिणाति ऐआ. १, ३, ४; ऐआ. ५, १, ६.  
 निरु/ईक्ष्, निरीक्षन्ते गो. १, २, २.  
 निरुक्त, क्ता(रु/वच्)- -क्तः शां. ८, ३; १६, ५; १९, ४; श. १, ४, ४,

नि-त्व- इति मुपा. स्वराधिन्यः । † फिट् ५६ द्र. Pw.Mw. प्रभृतीनां सुद्रितस्वरावहेलर्न चिन्त्यम् ।  
 फे-यु- इत्यस्य छान्दसं दीर्घत्वं द्र. † 'निरुवयजति' इति सुपठम् । † H. ऐ. २, १९; टि. एतत्स्यलमुदृष्टत्वं 'निरु'  
 आगन्' इति पदविभागमाह । उपरिसुद्रितः Kt. मुपा. । † 'निराहव-वत्' इति सा. । वर्णलोपोऽत्र द्र. ।



६; ७, ६, ७, १७; ६, ५, ३,  
 ७; ७, २, ४, ३०; ९, ३, १, २;  
 ९; १५; १२, ९, ३, १६; १४, १,  
 २, १८; जैउ. ३, ६, ४, ५; ८;  
 -क्तम् शां. १, ५; ३, ६; ८, ३;  
 ११, १; १२, ४; शा. १, ४, ४, २;  
 २, ५, २, २०; ४, १, ३, १२; १६;  
 ५, ४, ४, १३; ६, ५, ३, ७; ७, २,  
 ४, ३०; ८, ३, ३, ७; ९, ३, १, २;  
 ५, १, ४४; १०, ३, ५, १६; १४,  
 १, २, १८; का. १, ५, १, १७;  
 तैआ. ८, ६, १; तां. ७, १, ८; १७, १,  
 ८; १८, १, ३; जैउ. १, १६, ३, ४;  
 प. २, १; गो. १, १, २४; -क्तम्-  
 ऽइव शा. ९, ३, १, ९; १५; -क्ता  
 शां. १, ५; २२, ७; शा. १, ४, ४,  
 ६; १२, ९, ३, १६; -क्ता: शां.  
 २५, १०; शा. ६, ५, ३, ६; ७, २,  
 २, १९; -क्तान् शा. ८, २, ४, ५;  
 -क्तानि शा. ४, ६, ७, १७; ७, २,  
 ४; ३०; ८, २, ४, ५; ३, ३, ५; ६;  
 ७; -क्तम् प. २, १; -क्तन तां.  
 १२, ९, १२; प. २, १. .  
 निरुक्त-तर,रा- -र: शा. १०, ५, ३,  
 ५; ११; -रम् शा. १०, ५, ३, ३;  
 ६; ७; ९; -रा: शा. १०, ५, ३, ४.  
 निरुक्त-वार्हत- -म् शां. २४, १.  
 निरुक्त-सामन्- -म तां. १८, ६, ९.  
 निरुक्ता(-क्तऽव-)निरुक्,क्ता- -क्त:  
 ऽइव प. २, २; -क्तानाम् शा. ७, २,  
 ४, २९; -क्तानाम् ऽइव प. २, २.  
 निरु/उक्ष्,निरु/क्षिपम् शा. ११, ५,  
 ३; ७.  
 नि-रुदित(√रुद्)- -म् ऽइव सं. १.  
 निरु-उद्/द्,निरुदद्रवताम् जै. १९०.  
 निरु/रुध्,निरुधते ए. १, १०; निरु-  
 गधे शा. ३, ७, ३, ८; निरुन्धी  
 ध्वम् शा. १३, ४, २, १७.  
 निरु-रु- -द्द: ए. ७, १९; तां. ९.  
 १, ९; -द्दम् जैउ. १, ११, १, ४;

-द्दम् ऽइव का. २, १, २, १५;  
 -द्द: ए. ३, ३६.  
 निरु-रुध् ए. ७, १९; तै. २, ४, ७, ९;  
 गो. १, १, ३०.  
 निरुत(-रु/वप्)- -म् शा. ३, २, ३,  
 ७; ११; गो. २, १, ९.  
 निरुप्य ए. ७, ४; तै. १, १, ६, ८;  
 ३, ७, १, ६; तां. २१, १४, १३;  
 १४; १५; १६-१९; २३, १०,  
 १५; -प्याणि तै. १, १, ६, ४; ८,  
 ४, ३.  
 निरुह्यमाण(-रु/वह्)- -म् शा. ४,  
 ५, २, ४.  
 निरुह्य शा. १२, ४, २, २; ९, ५, १, ७.  
 निरु/ऊङ्(←√वह्), निरुइति  
 तां. ६, ६, २; जै. ३; निरुहन्ति शा.  
 ४, ५, २, ३; निरुहामि तां. ६, ६,  
 २; निरुह शा. ४, ५, २, ३; निरुहेत्  
 शा. ४, ५, २, ३; १०, ५, ५, १०;  
 तां. ६, ६, २; निरुहीत् शा. १०,  
 ५, ५, ८; ९.  
 निरुह- -द्द: शा. १२, ४, २, ३; ४.  
 निरुह-शिरस्- -सम् शा. १०,  
 ५, ५, ८.  
 निरुहितवै शा. ४, ५, २, ३.  
 निरुह्य ए. ७, ५; तै. २, १, ३, १.  
 निरु/क्(→क्च्छ) निरुक्छति शा.  
 ७, २, १, ११; तां. ६, ६, १३;  
 निरुक्छात् गो. २, २, २.  
 निरुपयति शा. ७, २, १, ११.  
 निरुक्ति- -ति: ए. ४, १०; शा. ५,  
 २, ३, ३; ३, १, १३; ७, २, १, ३;  
 ४; ७; ९; १०; ११; १२; १३; १५;  
 तै. १, ६, १, १; २, ४, २, २; ३, १,  
 २, ३; तैआ. ४, २०, २; -तिम्  
 शा. ७, २, १, ३-६; ७; ८; ११;  
 १३; १४; १५; १६; १७; १०.  
 ४, ३, २, २; तै. १, ६, १, १; २; ३;  
 ४; ७, ३, ४; २, ५, ६, २; ८, २, २;  
 ३, १, २, ३; ७, ३, ६; तैआ. २,

२८, १; २, ४, १; १०, १, ४; -न्ते  
 शा. ५, २, ३, ३; ३, १, १, ३; ७, २,  
 १, ९; १०: तै. १, ६, १, ३; -न्ते:  
 ए. २, १५; शा. ११, ५, १, ८;  
 -त्या शा. ५, २, ३, ३; तै. २, २,  
 १, ७; ४, २, १; तैआ. १, ११, ६;  
 -त्या: ए. ४, १०; तै. १, ६, १,  
 ३; तैआ. ६, ७, १; -त्यै तै. १,  
 ५, १, ४; ६, १, २; ४; २, ५, ६, १;  
 ३; ३, ४, ४, १; १०, १; १६, १;  
 तैआ. ३, १०, ३; ६, ९, २.  
 निरुक्ति-गृहीत,ता- -त: तै. २, २,  
 १, ७; -तम् शा. ५, २, ३, ३; तै. २,  
 २, १, ७; -ता शा. ५, ३, १, १३.  
 निरुक्ति-पाशु- -शात् शा. ७, २, १,  
 १५.  
 निरुक्ति- -थ: तैआ. २, ४, १७.  
 निरु/रिक्(√रिच्)- -के तै. २, ८, १, १.  
 निरु/रिह(√रिह्)- -ह: -हाय तां. १,  
 १०, १०.  
 निरु/गम्(√गम्)- -न्वान् शा.  
 ६, ७, ३, १०.  
 निरु/ज्ञा,निरु/जाति जै. ९९; निरु/जा-  
 नन्ति ए. ८, २८; निरु/जानात्  
 जै. ९९; जैउ. १, ४, ४, ८; ९;  
 निरु/जानन् ए. ३, १८; निरु/जाती-  
 यात् शां. १८, ४; निरु/जातीयु: शा.  
 ४, २, १, २; निरु/जासिपु: ए. ८,  
 २८.  
 निरु/जू,निरु/र्यन्ति, निरु/र्यन्ति ऽइव  
 जैउ. ३, ६, ५, ३.  
 निरु/ना(-रु/ना)म्- -मात्, -मे शा.  
 १०, २, १, ६; -मौ शा. १०, २,  
 १५.  
 निरु/ण(←ण)श्,निरु...नाशय  
 तै. २, ४, ४, १; २.  
 निरु/णि(←नि)ञ्,निरु/नेनित शा. १,  
 ३, १, ३; का. २, २, ४, २; ३; तै. २,  
 १, ४, ८; जै. ३; निरु/नेनित त शा.  
 १, ३, १, ३; निरु/नेनित शा. १,

'रु-' इति मुपा. चिन्त्य:  $\phi$ =मंसं. ४, १४, १७; 'तः' इति मुपा. ।

३,१,२; २,५,३, ६; का. २, २, ४, २.  
 निर्णिकृत्ता- -क्तस्य गो. २, ४, १२; -क्ताभिः श. १, ३, १, ३; का. २, २, ४, २; -क्तैः का. २, २, ४, २.  
 निर्णिकृत्ता शांआ. २, ८; श. १, ३, १, २; ८; ३, २, ३, २, २; ११, ६, २, ४; का. १, ५, २, ५; २, २, ४, ५.  
 निर्/णु(←नु)द्, निर्...नुदते ऐ. ४, ६; ५, ११; गो. २, ५, २; ६, ११; निर्णुनति गो. १, १, ३, ९; निर्...नुदातै तै. ३, ७, ६, ७; निर्णुद तैआ. १०, १, ९; निर्...नुद तै. ३, ३, ११, ३.  
 निर्णुद्य तै. ३, ३, ११, ४.  
 निर्द(-रुद)दिन्-शी ऐ. ३, २, ६.  
 निर्दश(-रुदशन्)-दा:ऐ. ७, १, ४.  
 निर्दश्य-म् जै. १, ५, ८.  
 निर्/दह, निर्दहति श. ५, ३, ४, १, ६; तै. ३, २, ७, १; तैआ. ५, ६, १, २; तां. १७, ७, ४; जै. १, ४०; निर्दहन्ति श. १, १, १, १, ७; ३, १, २, ६; का. २, १, १, १, २; निर्ददाह श. १, ७, ४, ६; निर्दहन्तु ऐ. ८, २, ७; निरदहत् जै. १, ४०; निर्दहेत् श. ५, ३, ४, १, ६; तैआ. ५, ६, ३; १, २; गो. २, ४, ३; निर्दहेयुः तां. १, ३, ९, १, ६.  
 निर्दग्ध, रधा- -ग्धम् तै. ३, २, ७, १; जै. ३, ०; -ग्धाः तै. ३, २, ७, १.  
 निर्दहस्(ः) (कयुन्)श. १, २, ४, ३, ४; तां. २, १, ७, ३.  
 निर्/दिश्, निर्दिशति तै. १, ६, १, ३; १०, २; निर्दिशेत् तै. १, ६, ५, २; १०, २; निर्दिशेयुः तां. १०, ३, ४.  
 निर्दिश्य तै. १, ६, ५, २; तैआ. ५, २, ७.

निर्/दी, निरदीयस् ऐआ. २, ५, १.  
 निर्/दृ, निरदीर्यन्त गो. २, ६, १, ४.  
 निर्दीर्य जै. १, ८, ७.  
 निर्/द्युत्, निर्द्योतयति तां. १, २, २, ३; ७, ३; १, २, २, ५; ९; ८, ४; १, २, २, ८.  
 निर्/धाव्, निर्धावति श. १, ४, १, १, ४.  
 निर्/धू, निर्धूनुते शांआ. १, ८.  
 निर्धूत- -म् इव जै. १, १, ३.  
 निर्धूत-सक्तु- -क्तुः श. १, ६, ३, १, ६; श. २, ६, ३, १, ४.  
 निर्/धे, निर्धेयति श. २, ६, ३, १, ४; का. १, ६, ३, १, ०; निर्धेयन्ति श. ४, ६, २, १, २; ३, १, ४, ३; २, २, २; १, १; २, ८; ४, ३, १, ५; ७, १, २, ७.  
 निर्धीत- -म् श. ३, २, २, १, २; १, ४; २, ९; ४, ३, १, ६.  
 निर्धीत-त्(म→)मा- -मा इव श. ४, ६, ७, १, ४.  
 निर्धीत-शुक्र- -म् श. ४, ३, ३, १, ९; ५, १, ७.  
 निर्धीय श. १, ६, ४, २, ०.  
 निर्/ध्मा(→धम्), निर्धमति तआ. १, ७, २.  
 निर्/धाध्, निर्धाधेत जै. १, ०, ९.  
 निर्धाध- -धाः श. ६, ७, १, २; ७, ४, १, १, ०.  
 निर्धाधा(-ध्मा)-पस्तग्भ- -ग्भौ जै. १, ०, ९.  
 निर्धीर्य- -र्येन तै. ३, ३, १, १, ३.  
 निर्/ध्रू, निर्ध्रवाणि शां. २, ७, १; निरध्रुवन् श. ४, २, २, १, २; निर्ध्रुवात् शां. २, ५, १, ०; निर्ध्रुयुः तां. ६, ७, १, १.  
 निर्ध्रुवत्- -न्तम् श. १, ०, ३, ५, १, ५.  
 निर्/भज्, निर्भजति श. १, २, ५, ७;

५, ४, १, ६; ७, २, २, ४; २, १, १, १, १; ३, ७, १, १, ४; २, १; १, १, ५, ९, ५; ७, ४, २; का. १, १, १, ७; २, २, ३, ७; तां. ९, ४, १, ८; निर्भजन्ति श. १, ९, २, ३, ५; १, १, ७, ४, २; निर्...भजामः तै. ३, ७, ५, ९; निर्भक्ष्यामः श. २, १, १, ९; का. १, १, १, ७; निर्...भज तै. २, ४, ७, ७; निरभजत् गो. २, १, २; निरभजन् ऐ. २, ७, ५, १, ४; श. १, ५, ४, १, १; ७, २, २, ४; ९, २, ३, ५; २, १, १, १, ०; का. १, १, १, ७; निर्भजत् जै. १, १, ७, २; निरभाक्षीत् गो. २, १, २.  
 निर्भक्त- -क्तः श. १, ९, ३, १, ०; १, २; १, १, ७, ४, २; तै. ३, ७, ५, १, ०.  
 निर्भज्य तै. ३, २, ९, १, २.  
 निर्/भस्, निर्भस्सति तै. १, ४, ६, १.  
 निर्/भित्, निरभिद्यत ऐआ. २, ४, १; जै. २, १, २; निरभिद्येताम् ऐआ. २, ४, १.  
 निर्भिद्य श. ५, ३, १, १, ३.  
 निर्भिद्य- -म् जै. २, १, २.  
 निर्भुज(-र/भुज्)-जः शांआ. ७, ३; -जम् ऐआ. ३, १, ३; शांआ. ७, १, १; -जस्य ऐआ. ३, १, ३; शांआ. ७, १, १.  
 निर्भुज-प्रवाद- -दाः ऐआ. ३, १, ३; शांआ. ७, १, १.  
 निर्भुज-वक्त्र- -क्त्राः ऐआ. ३, १, ५; शांआ. ७, १, २, १, ३.  
 निर्/भ्रू, निर्भ्रुवत् तैआ. २, ३, १.  
 निर्/मथ्, न्य्, निर्मन्थते शां. २, ६; निर्मन्थीत् श. १, २, ४, ३, ३; ५, १, ३; निर्मन्थताम् श. १, १, ६; ४, २, १; निरमन्थत् ऐ. १, १, ६; श. ६, ४, २, २; निरमन्थत् श. ६, ४, २, १; २; निर्मन्थेयुः श. १, २, ५, १, ३.

† =तां. २, २, १, ४, २; 'निर्दश्यम्' इति पाठः । आधौ. २, २, ४, २, ८; 'निर्दश्यम्' इति पठति । तत्रापि 'निर्दश्यम्' इत्येव पठनीयम् C. टि. ३. † 'दो' इति मुपा. अपपाठः ।

निर्मध्य श. २, ५, २, ४८; ६, २, १९;  
३, ८, १, ७; ९, ५, १, ५३; १२, ४,  
३, १०; ५, २, १; का. १, ५, १, ३८;  
६, २, ८; गो. १, ३, १३.

निर्मन्थ्य-न्थ्यौ का. १, १, ४, ८.

निर्म(ध्य→)ध्या-ध्या तां. २, १०,  
१; ३, १०, १; २.

निर्/मस्त्, निर्मज्ज्यात् श. ७, १, १,  
१४.

निर्/मा, निर्मिमीते श. १, ७, ४, ९;  
१२; २, २, ३, ८; ९; ११; १४; २६;  
२७; ४, ३, ३, १९; ५, ८; ६, ५, ३,  
३; ५; १०, ४, २, ३१; का. १, २,  
३, ६; ८; ९; १२; २३; तै. १, १,  
१०, ४; ३, ८, ४, ३; १२, २;

निर्मिमते श. २, ६, २, १६; का.  
१, ६, २, ८; जै. १७३; निर्मिमै  
श. १, १, २, ७; ३, १, २, १; का.  
२, १, २, ९; जै. ४८; गो. १, १,  
१; निर्मिमामहै जै. २०७; निर्-

मिमीत ऐ. ४, २३; ५, ७; श. ७,  
५, २, ६; निरमिमीत श. ७, ५,  
२, ६; ८, १, १, ५; ८; २, २; ५;  
८; १०, ४, २, २८; १२, १, २, १;  
तै. १, ५, ४, १; २; ६, ४, १; ७, १,  
५; २, १, ६, ५; ३, ११, १-४; जै.  
४८; १७३; घ. २, ३; गो. १, १,  
५; ६; ८; १०; १२, २, १६; २, ३,  
२३; निरमिमत श. १२, १, २, १;  
तै. १, ५, २, १; २; ३; गो. १, २,  
२, १; ४, ७; ९; निर्मिमीत का.  
१, ३, १, २८; निर्मिमीथ जै.  
१७३.

निर्माय श. १४, ७, १, १०; तां. १२,  
१३, ५; ७; १३, ४, १; जै. २०७.  
निर्मित-तः श. १२, २, ३, २; १४,  
६, ९, २, ३; तै. १, ५, ४, २; २, ३,  
५, ५; ३, ७, ४, १८; जै. १९८.

मं. १, १, २; गो. १, ४, १४; १५;  
२३; -तम् श. ४, ६, ७, २; तै.  
२, ८, ८, १०; जै. ९७; -ताः गो.  
१, २, १०.

निर्मा(-रडमा-)-र्मा-र्माः तै. १, ५, ३, १;  
२; ३; -र्मास्य गो. १, २, १५.

निर्/मुच्, निर्मुमोच तैआ. २, ३, १.

निर्मुच्यते श. २, ३, १, ६;  
५, २, ४७; ३, ६, ३, १९-२१; ४,  
३, ३, १६; ४, ५, २३; ११, २, ६,  
१३; १२, ८, १, १६; का. १, ३,  
१, २; तै. १, ६, ५, ५; ६; जै. १४०;  
निर्मुच्यन्ते श. ४, ६, ९, १३; तां.  
१७, १, ९; २, २; २, ३; सं. १;  
निर्...मुच्ये श. ३, ६, ३, २०;

निर्मुच्यत जै. १४०; निर्मुच्येत  
शां. १८, ७; श. २, ३, १, ६; ५,  
२, ४७; ४, ४, ५, २३; ६, ९, १३;  
११, २, ६, १३; का. १, ३, १, २;  
५, १, ३८; जै. १४०; गो. २, ४, ६.

निर्मुक्त-क्तः तैआ. १०, १, १३.  
निर्मुच्य का. १, ३, १, २; ५, १, ३८.  
निर्/मृज्, निर्मृज्येत् गो. १, ४,  
१३६; निर्मृज्येरन् गो. १, ४, १३६;  
२, २, ८; निर्मृज्युः जै. ९६; निर-  
मार्क्षीः गो. १, ३, ११; निर्मृक्षम्  
तै. ३, ३, ९, ४; निरमार्क्षम् गो. १,  
३, १२.

निर्मृजस्(ः) (कसुत्) तां. २, २, ३.  
निर्मृतुका(-र्/मृ)-काः तां. ३, ९,  
१६७.

निर्या(-र्/या)-र्या तां. ७, ९, ३;  
९; ११.

निर्/लिह्, निर्लेष्टि श्रां. २, २; श.  
२, ३, १, २१; का. १, ३, १, १३.

निर्/वच्, निरवोचत् श. १०, २, ५, १५.  
निरुच्यते ऐ. ४, २९; ३०; ३१;  
५, १; ४; ६; १२; १६; १८; २०;

निरुच्यन्ते ऐ. ४, २९; ३०. निरुक्त-  
ग्रह.

निर्वचन-म् है. ३, १.

निर्/वद्, निर्वादिष्टम् श. ३, ५, ३,  
१८.

निर्/वध्, निरवधीत् श. ३, १, २,  
२१; निरवधीः ऐ. ६, २४.

निर्/वप्, निर्वपते का. १, २, १, ११;  
निर्वपति शां. ४, १; २; ३; ४; ७,  
१; १८, ९; श. १, ३, ५, १०; २,  
२, १, ५; ९; ११; १२; १५; १८;  
१९; २, १, ३, ५; २, ३, ७; ६, ६, १,  
६; ७; ९, ५, १, ३६; ३८; ११, १,  
५, ६; ८; ८, ५; का. १, २, १,  
४-९; १०; तै. १, १, ५, १०; ६,  
१, ७; ६, २; ३; ८, ३, ४; ३, ९,  
१७, ४; निर्वपति श. १, १, ४,  
२०; २, १, २२; २, २, १, ६; ७; ८;  
१८; १९; २२; ३, १४; ५, ३, २;  
३; २०; ६, १, ४; ३, २, ३, १; ७;  
४, ५, १, १३; ५, १, ४, १२; २, ३,  
२; ६; ७; ८; ५, १; ५; ९; १३; २, १,  
२-१०; १३; २, ४; ३, १-९; ४.  
५, ६-१२; १६; ५, २, ३; ४; ४,  
२९; ५, १; ६, ६, १, ४; ७; ९; ७,  
२, २, १; ३, १, ४; ९, ४, २, १५;  
५, १, ३४; ४०; १०, ३, ५, १६;  
११, २, ५, ३; ४; १२, ९, २, ११||  
१३, ३, ६, ६; ४, १, ५; १२; १४;  
२, ६; ९; १२; का. १, २, १, १३;  
३, १२; ५, २, २; ३; १९; ६, १,  
३; २, १, ३, २, १; ४, २०; तै. १, ६,  
१, १; ५; ६; ८; ११; ६, २; ३; ७,  
५; ८, २; १०, १; ५; ७, १, १; २,  
१; ३, १; २; ८, ४, १; २; ६, ३; २,  
२, १, ६; ३, १, ४, १५; ६, ४; ६;  
७; २, ४, ६; ८, १२, १; ९, १६, ४;  
जै. १३२; 'निर्वपन्ते तां. २७,

† 'निर्मिमते' इति अज. W. सुपा. प्रनादभ्रष्ट एव । ‡ 'निरमिमत्' इति कालि. सुपा. । § 'निरुच्यतेति'

शोभननिपुणः G. निर्मुच्येतेत्येव प्रतीयतेऽमावभिप्रयन् । ¶ '-ज्युः' इति G. पठति ? तु. कासं. २४, १०;  
कापि. ३८, ३. φBūt 'निर्मुक्तः' इति संस्कारोति । परं यथोपरि सुदिनं तथैव शुद्धमिति C. || '-च्' इति सुपा. स्वरः

१०,८;२२; निर्वपन्ति ऐ. १,१३;  
 ११; शां. १८,६; १९,१; ५,३; ७;  
 श. १, ६,३, १९; निर्वपन्ति श.  
 ३, १,३,२; ११, २,४, ९; निर्व-  
 पामि तै. ३, २,४, ६; ३, ३,५;  
 निर्वप्यामि तै. ३, ३, ८, ५;  
 निर्वपात् श. ३, १, ३,५; निर्व-  
 पात् श. १, ६,३, १९; निर्वप-  
 ताम् तै. ३, १,६, २; निर्वप तै.  
 ३,३, ८,५; निरवपात् श. १,६,  
 ३,१४; तै. १, ५,४,२; ६,१,७;  
 २,३; ४,१; ३,१,४,१-६; ९-१३;  
 ५,१; ३; ३; ६; ७; ९-१२; १४; ६,  
 १; ३; ५; १२,२,२-८; ४,२-६;  
 गो. २,१,७; निरवपताम् तै. ३,  
 १,४, १४; ५,१३; निरवपन् ऐ.  
 २,२३; श. २,२,१,१४; का. १,  
 २,१,९; तै. १, १,६,२; ४,९,३;  
 ५,९,२; ६,६,१; ३; ८,३,३; ३,  
 १,४,७; ५,४; ५; गो. २,१,  
 ७; निर्वपत् ऐ. १, १; का. १,२,  
 १,३; निर्वपत् ऐ. १, ११; २,  
 २३; ३, ४; ७, ६-८; ९;  
 श. २, ३,१, ३,९; ६, ६, १,३;  
 तै. १,१,६,३; ४; ७; ७,३,१,२;  
 निर्वपत् श. २, २,१,९; १५; ५,  
 ५,४,३३; ३४; ९,४,३,११; १२;  
 १५; ५,१,४,०; ११,२,४,९; १२,  
 २,४,९; ४,३,५; ४,१-५; १३,  
 ३,६,७; का. १,२,१,९; तै. १,४,  
 ४,३; ६; ११; ६,८,२; ७,१,८; ३,  
 ५; ९, १७,१; २; ३; १८,१; २;  
 गो. २,१,९; १२; १३-१५; निर्व-  
 पेयुः जै. १६४.  
 निरुप्यते ऐ. १, १५; शां. ७,  
 २; १०, ५; १३, २; श. ९,४,  
 ३, १५; ५, १, ४, ०; तै. १, ६,  
 २, ३; ७,५; ७, १,३; निरुप्यन्ते  
 ऐ. २,२३; श. ५, ३,३,१; निरु-  
 प्यन्ते तै. १, ६,२,७; ४,१; निरु-

प्याते तै. १, ६, ७, ५; निरुप्येत  
 गो. १,२,२,२.  
 निर्वापयाद्भक्तुः ऐ. २,३६; निर्वा-  
 पय तैआ. ६,४,१. निरुप्य-निरुप्य  
 गद्र.  
 निर्वपण-म् श. ७,५,२,५२.  
 निर्वप्यत्-न् तै. २, २, १,६.  
 निर्व(-रुप्य-रुप्य-ता-)-तायै श. २,५,२,  
 ४६; ४,५,१०; का. १,५,१,३८.  
 निर्वहण-स्व-त्वाय तै. १, ५, ९, ८;  
 २, ७, २, १; ३, २; तां. १८, ९, १७.  
 निर्वर्त्य निरु/वृत् अद्र.  
 निरु/वह्,निर्वहन्ति जै. १२७; निरु-  
 वाह श. १, ८, १, ६; निर्वाहा श.  
 १, ८, १, २; निर्वहात् जै. १२७;  
 निरु/वह तै. ३, २, ७, १.  
 निरु/वा,निर्वान्ति शां. ७, ९; १७, २.  
 निरु/रविट्,निरविन्दत् तै. २, ४, १,  
 १०; ८, ९, ५; तैआ. १, २, ३, २.  
 निर्विद्य श. १४, ६, ४, १; जै. १८६;  
 निर्विद्यऽइव शां. ९, १.  
 निर्वेद-म् श. २, ३, ४, ६.  
 निर्वीथे-थैः तै. १, १, ९, ८; ६, ५, ३;  
 -थैम् श. २, १, २, ९; का. १, १,  
 २, ६; -थीणि तै. १, ५, १२, २.  
 निरु/वृ,निरवृणीत तै. १, ३, ६, ७;  
 निरवृगाताम् तै. १, ६, १, १०.  
 निरु/वृत्,निरवर्तत श. १०, ६, ५, २;  
 तै. १, ६, २, ४; जै. ४४.  
 निर्वर्तयति गो. १, २, २, ३.  
 निर्वर्त्य तां. ९, ९, ८.  
 निर्वृत्त-त्तः गो. १, १, २, ६.  
 निरु/हत्,निर्हते श. ९, ५, १, ६२;  
 तां. १९, ४, १०; निर्हन्ति शां. ८,  
 ४; श. ९, ५, १, ६२; तां. २, १०,  
 ४; ९, १, २; गो. २, ४, ११;  
 निर्वन्ति शां. १७, ८; तैआ.  
 १, ८, ६; जै. १४०; गो. २, ५,  
 ५; निर्जवान शां. ६, १३; श.  
 १, ७, ४, ७; ५, ४, ३, २; ५, १;

निर्जघ्नुः ऐ. ६, १४; गो. २, ४,  
 ११; निर्हणन् ऐ. ८, ६; निर्जहि  
 श. १४, ९, ४, २२; निरघ्नाताम्  
 तां. १९, ४, १०; निरघ्नन् तै. १,  
 ८, ९, १; जै. ४६; गो. २, २, ७;  
 ६, १४; निर्हण्यात् ऐ. ६, २४;  
 शां. १७, ८; श. ११, १, ६, ३५;  
 तां. ७, ३, २४; जै. १४०.  
 निर्हण्यमान-नस्य श. ९, ५, १, ६२.  
 निर्हत-ताः गो. २, २, ७.  
 निर्हन्तुम् श. १, १, ४, १७; तां. १७,  
 १, ९.  
 निर्हाण-छद्-न्त गो. २, ३, ३.  
 निरु/ह्,निर्हरन्ते गो. १, २, ७; निर्ह-  
 रन्ति गो. २, ५, ५; निरहरन्त  
 श. २, ६, २, १; का. १, ६, २, १;  
 निर्हरेयुः तां. ४, ५, १५; निर्हरेरन्  
 तै. २, ३, २, १.  
 निर्हृत्य श. १४, १, ३, ७.  
 निर्हृत्य-स्यः तै. २, २, ४, ७.  
 निरु/ह्,निर्हयन्ते गो. २, ५, १२;  
 १५; ६, ३.  
 निलय्(-रु-लु/अय्),निलयते श.  
 १३, १, ४, २; तै. ३, ९, १३, २;  
 निलयते तै. १, ४, ७, ३; निलया-  
 न्चक्रे श. १, ६, ४, १; ४, १, ३, १;  
 निलायत तै. १, १, ३, ३; ९; ३,  
 २, ५, ६; ६, १; ९, ११; ३, ६, २;  
 ९, १०; ८, १२, ३.  
 निरु/लिम्प,निलिम्पते श. १, ८, १,  
 १६; निलिम्पते श. १, ८, १, १४;  
 १५; निलिम्पति शां. २, २; ३, ७;  
 श. १, ८, १, १४; १५.  
 निरु-लिम्प-स्यः तैआ. ४, २४, १.  
 निरु/ली,निलीयन्ते प. ५, ६; निलि-  
 ल्ये श. १, २, ३, १; न्यलेष्ट श.  
 १, ६, ४, १.  
 निरु-लयन-म् तै. २, ४, ४, १; तैआ.  
 ८, ६, १.  
 निरु-लायां तै. १, २, १, ५.

निन्नायम्(णमुल्) तैत्वा. २, ७, १.  
 निन्लीन-न् तै. १, ४, ७, ३.  
 निन्लीयसा(न→)ना-ना ऐ. ३, २२.  
 निन्वचन-न्ऽइव का. १, ३, ४, २.  
 निन्वृत्(सुतुप)-न्तः तै. २, ८, १, ४.  
 निन्वृत्/वृत्, निन्वृत्पति श. ७, १, १, ७;  
 १०; ३, १, ८; १०; ११; ३७; ४१;  
 ४२; ८, ५, ४, ११; ६, ३, १५; ७,  
 ३, ८; २, ४, ३, ५; निन्वृत्पति श.  
 ७, ४, ४, २३; ७, १, १, ६; ९; ३६;  
 २, २३; ३, १, ९; १०; ११; २७;  
 २८; ४२; ४७; ८, १, ४, १०; २, ४,  
 २०; ३, ४, १५; ४, ४, १२; ५, ४,  
 ७; ६, १, २२; ७, ३, १; ७; ९, ४,  
 ३, १; १०; १०, १, ३, ७; ४, २-७;  
 १३, ८, ३, २; तै. १, १, ३, १;  
 निन्वृत्पन्ति श. ४, ४, ३, १२; १३,  
 ८, २, १; तां. १७, १३, ३; गो.  
 २, ४, ६; निन्वृत्पन्ति तां. १७,  
 १३, १०; १३; १६; निन्वृत्पत्यसि  
 प. १, ६; निन्वृत्पाय श. १३, ४, २,  
 १७; निन्वृत्पत् श. १२, ४, १, ८.  
 न्युप्यन्ते श. १२, ८, २, ३; न्यु-  
 प्यन्ते श. ३, ६, २, २१; ७, ३, १,  
 ३५; तै. ३, ३, ८, १; गो. २, २, १७.  
 निन्वृत्प-न् तै. १, १, ३, ३; -न्तः  
 श. १२, ४, १, ४.  
 निन्वृत्प्युत्-न् श. १३, ८, १, २०.  
 न्युत्स-सः श. १२, ६, १, १९.  
 न्युप्य श. १२, ५, १, १३.  
 निन्वृत्तन-निन्वृत्तं निन्वृत्तं द्र.  
 निन्वृत्तं/वृत्तं निन्वृत्तं श. १२, २, ३, ११;  
 जै. १९७; गो. १, ४, २२; निन्वृ-  
 क्ष्यामि जै. १९७; निन्वृत्तं/वृत्तं  
 तै. २, ८, ७, ८.  
 निन्वृत्त-हः श. १२, २, ३, ११; गो.  
 १, ४, २२.  
 निन्वृत्त(√वृत्)-न्ते श. २, १, ४,

१६; ३, ३, ३, १६; २२, ५, ३,  
 १२; का. १, १, ४, १५-१७; २, १,  
 १, १२; सं. २, १, ११.  
 निन्वृत्तान्या-न् न्याम् श. २, ५, ३,  
 १६; -न्यायै श. २, ६, १, ६;  
 -न्यायाः का. १, ६, १, ५.  
 निन्वृत्तान्य-वृत्ता-त्साम्, -त्सायै  
 श. १२, ५, १, ४.  
 निन्वृत्त-न्साः गो. १, २, ७.  
 निन्वृत्त-निन्वृत्तं गद्र.  
 निन्वृत्त/निन्वृत्तं, निन्वृत्तयति ऐ. १, १०; २,  
 २; शां. १२, ६; श. १, ४, २, ३;  
 ५, १, ९; ३, २, १, ३९; ३, ४, १७;  
 ५, २, २, १५; ११, ५, ४, १; का.  
 १, ४, १, १३; २, १, १, २; निन्वृत्त-  
 यन्ते ऐ. ५, ३४; निन्वृत्तयै तै. २,  
 ४, ८, ३; न्यवेदयन् ऐ. ३, ९;  
 श. ३, ९, ३, २८; तै. २, २, ८, ५.  
 निन्वृत्त-वृत्त ऐ. २, ३३; ३, १९;  
 ४, ५; ५, ४-६; ८; १२; १३; १६-  
 २१; ६, २५; ऐवा. १, ५, २;  
 शां. ३, २; १४, १; १५, २; ४; १६,  
 ४; २४, ८; २६, १४; जै. ३, १,  
 ४, १; २; ३; गो. २, ३, २१;  
 २२; ५, १; -विदः ऐ. २, ३३; ३,  
 १०; ११; २९; ६, ३३; ३५;  
 ऐवा. ५, १, ५; शां. १५, ३; ४;  
 १६, ४; २१, ६; शां. १२, ४;  
 तै. ३, ५, १०, २; गो. २, ६, १३;  
 १४; -विदम् ऐ. २, ३३; ३, ११;  
 १९; २०; ४, १; १९; ५, ४-६;  
 ८; १२; १३; १६-२१; ऐवा. १,  
 ५, २; शां. १४, १; १५, ३; ४;  
 २२, ४; २४; २; ८; २७, ३; ४;  
 ८; शां. १, ३; २, १८; श.  
 १३, ५, १, ९; १०; ११; १२;  
 जै. ३, १, ४, २; गो. २, ३, २२;  
 -विद्वद् ऐ. २, ३३; ३, ११; १९; ६;  
 २५; श. १४, ६, ९, १; -विद्वद् ऐ.

३, ९; ११; तै. २, २, ८, ५; -विद्वि  
 श. १४, ६, ९, १; -विद्वे शां. १७,  
 ३; -विद्वौ शां. २४, २; -विद्विः  
 ऐ. ३, ९; श. ३, ९, ३, २८; तै. २,  
 २, ८, ५.  
 निन्वृत्त-न् ऐ. ३, ९; तै. २, २,  
 ८, ५.  
 निन्वृत्त(न्वृत्तान्)न(√वृत्)-  
 -न्म् ऐ. ३, ११; १७; ऐवा. १, २,  
 २; ५, ३; ५, ३, १; -नात् ऐवा. ५,  
 ३, २; -नानि शां. २१, ६; २४, ४;  
 श. १३, ५, १, १२; -ने ऐ. ४,  
 ३०.  
 निन्वृत्तय-न् शां. १४, १.  
 निन्वृत्तित-न् श. ३, २, १, ३९; ५,  
 २, २, १५.  
 निन्वृत्त-न् सं. ५.  
 निन्वृत्त/विद्वत्, निन्वृत्तयते तैत्वा. १, ८, १;  
 गो. १, २, ९; निन्वृत्तयते श. २,  
 ३, १, ८; तैत्वा. १, ८, १; निन्वृ-  
 विशे श. ४, १, ५, २; निन्वृ-  
 विविधे ऐवा. २, १, १; श. २,  
 ५, १, ४०; का. १, ४, ३, ४.  
 निन्वृत्तय तैत्वा. १०, ३६, १.  
 निन्वृत्त-ष्टः तैत्वा. ३, १४, ११; १०,  
 ३३, १; ३४, १; जै. ३, १, २,  
 १३; -ष्टम् ऐवा. २, १, ५; तै.  
 २, ५, ३, २; जै. १, १४, ४, २;  
 ३, १, २, ३; -ष्टाः ऐवा. २, १,  
 १; ३, ३; श. २, ५, १, ४; का. १,  
 ४, ३, ४; -ष्टे ऐ. ७, १०; -ष्टौ  
 तै. ३, ५, ७, १४.  
 निन्वृत्त-ष्टि-ष्टिम् जै. ३, १, २,  
 १३.  
 निन्वृत्तान-न् श. ७, २, १, २०;  
 -न्म् शां. १२, ५; श. ९, १,  
 २, २, ८; जै. २, ३, २, २; गो. १,  
 १, ९.  
 निन्वृत्तानी-न्नी तै. ३, १, २, ११;

† III. इत्यस्य 'न्ना' इति मुपा. स्वरौ मुद्रणप्रमादजः । ‡ 'न्ना' मुपा. स्वरदिवन्त्यः । तु. अग्नि-वृत्त-  
 द्र. । § 'नि' मुपा. स्वरौऽशुद्धः । ¶ 'विदि' इति मुपा. स्वरदिवन्त्यः । || 'ष्टः' इति कालि. मुपा. अपपाठः ।

नि-वेशयत् -

<p>तैआ. १०, १, १०; मं. १, ८, ८; २, २, ७.</p>	<p>६, १४; -णायै श. ३, ५, १, २५. नि-वृत्ति- -त्ति: शांआ. ७, २१.</p>	<p>५, २, १; गो. १, १, २९; निषी- दसि ऐ. ५, २७; ७, ३; तै. ३, ७, २, ७; निपसाद् ऐ. ८, १३; १८;</p>
<p>नि-वेशयत् - नृ तै. २, ८, ६, १; ३, १, १, १०; १०, १, २.</p>	<p>नि/वृञ्, न्यवृञ् ऐ. ६, ३५. निवेदयत् - दित - , वेद्य नि/रविद्गद्र निवेशन - , शयत् - नि/विश गद्र.</p>	<p>शां. ७, ४; १२, ३; श. ५, ४, ४, ५; १२, ८, ३, १०; तै. ३, ६, १०, ३; जै. १३३; १३७; १५१; जैड. १, १८, ४, २; निपसाद् तै. २, ४,</p>
<p>नि-वीत (√व्ये) - -ता: प. ३, ८. नि/वृत्, निवर्तते श. १०, २, ६, १९;</p>	<p>नि-वेष्ट (√वेष्ट) - -ष्ट: जैआ. १, ४२५॥; -ष्टौ जैआ. १, ११९; ४२०; आ. १, ११९.</p>	<p>६, ११; निषेदुः ऐ. ६, १; श. २, ५, २, २, ४; का. १, ५, १, २२; तै. ३, १०, ९, १४; तैआ. २, ११, १;</p>
<p>का. १, ६, ४, ८; निवर्तते तैआ. १, २, २; निवर्तन्ते तैआ. ८, ४, १; ९, १; तां. ४, ३, १३; गो. १, ५, २, ५;</p>	<p>निवेष्टमान, ना - -न: जैड. १, १, २, ६; -ना: जैड. १, १, २, ७.</p>	<p>१०, १, १; निषेदुः श. २, ५, २, २; ३, २, ४, ६; १४, १, १, १; का. १, ५, १, २; जै. १३५; १५६;</p>
<p>नि...वर्तन्ते श. १०, २, ६, १९; निववृते जैड. ४, १०, ३, ६; १०; निवर्तस्व श. ४, ५, ८, ७; निवर्त-</p>	<p>नि-वेप्यु (√विप्) - -म् श. ५, ३, ४, ११ नि/व्यध्, निविध्यन्ति श. ३, ८, १, १६९, १, २५; निविध्याध श. ५, ४, १, ९.</p>	<p>१६३; गो. १, ३, २०; निषीदतु ऐ. १, १६; ८, ११; मं. १, ३, १३; नि...सदताम् तै. ३, ६, ३, ३;</p>
<p>ध्वम् शां. १३, ८; न्यवर्तते ऐ. ७, १९; गो. १, १, ४; निवर्तते श. २, ३, २, १४.</p>	<p>निश् - -शि सा. २, ६, ११; ३, ३, ३; मं. १, १, १३.</p>	<p>निषीद श. ७, ५, २, ३२-३६; निषीदत तां. १२, ५, ५; नि...अ- सदत् श. ६, ४, २, ७; न्यसीदत् ऐ. ७, ९; न्यसीदः तै. ३, ६, १०,</p>
<p>निवर्तयते श. ५, ५, ३, ६; का. १, ६, ३, १०; तै. १, ५, ६, ६; २, ३, ३, १; निवर्तयते का. १, ६, ४, ६; ७; तै. १, ५, ६, ५; ६; नि...वर्त-</p>	<p>निशा - -शायाम् जैड. ४, ५, १, २. नि-शास् - -सा तै. ३, ७, १२, ४. नि/शृ, निशृगीहि तै. २, ४, ७, ३.</p>	<p>१; न्यपदः तै. ३, ७, ८, १. न्यपादयन्त तै. २, ७, १२, ३.</p>
<p>यते श. ५, ५, ३, ६; नि...वर्त-</p>	<p>निश्चत ( -स/चत् ), निर्...अचीचते तैआ. २, ४, १७.</p>	<p>नि-षण्ण - -म् ङव श. १, ४, ४, १२. नि-षद् - -त् श. ४, ६, ८, १; २. निपद् - -म् तै. २, ६, ७, २.</p>
<p>यते तै. १, ५, ६, ५; ७; २, ३, २; निवर्तयति शां. ३, ८; तै. १, ५, ५, ४; ५; निवर्तयति तै. १, ५, ६, ५; निवर्तयन्ति तां. ४, ३, १०;</p>	<p>निश्चृत्य ( -स/चृत् ) ऐ. ८, २२. निश्च्यु ( -स/च्यु ), निश्च्यवेत् शां. १८, ३; १९, १०.</p>	<p>नि-षदन - -म् श. १३, ८, ३, १. नि-षद्य ऐ. २, १२; शां. २६, ६; श. १, ५, १, २६; तै. १, ४, ३, ५; ४, ५; ३, ६, ७, १.</p>
<p>निवर्तये तै. १, ५, ५, १; ३; ५, ७; निवर्तयामि तै. १, ५, ५, ७; न्यव-</p>	<p>नि/श्रि, निश्रयति श. ५, २, १, ९; निश्रयन्ते श. ३, १, २, १७.</p>	<p>नि-पाद - -दा: ऐ. ८; ११; जै. १४४; -देपु तां. १६, ६, ७; जै. १४४.</p>
<p>वर्तयत तै. २, २, १०, ८; ३, ३, १; २; न्यवर्तयन्त तै. २, ३, ३, १; नि...अवर्तयन्त तै. १, ५, ६, ४; न...अवर्तयन्त तै. १, ५, ६, ४;</p>	<p>नि-श्रियणी - -म् श. ५, २, १, ९. नि/श्लिप्, निश्लेषयेत् श. २, ५, २, १५. नि-श्लिप - -प: मं. २, ५, ४. नि-श्रसित (√श्वस्) - -त्तम्, -त्तानि श. १४, ५, ४, १०; ७, ३, ११.</p>	<p>नि-पादयत् - -नृ तै. ३, १०, १, ३. नि-पाद्य तै. २, २, १, ४.</p>
<p>न्यवर्तयन्त तै. १, ५, ६, ४; न्यवर्तयन्त तै. १, ५, ६, ४; निवर्त-</p>	<p>नि/ष (←स)ञ्च्, न्यपञ्चि श. ३, ६, २, ४; ५. नि-षक्त - -म् श. १४, ७, २, ८. नि-पङ्क्तिन् - -ङ्किणः श. १३, ४, २, ५॥ नि/ष (←स)द्, निषीदति तै. १, ४, ३, १; २; तां. ५, १, १७; नि... सत्सि श. १, ४, १, २४; तै. ३,</p>	<p>नि-पाद्यत् - -नृ तै. ३, १०, १, ३. नि-पाद्य तै. २, २, १, ४.</p>
<p>यत तै. १, ५, ६, ६; ७. नि-वर्तन - -नम् का. १, ६, ३, १०; -नस्य का. १, ६, ३, १०.</p>	<p>नि...वर्तयन्त तै. १, ५, ६, ४; न्यवर्तयन्त तै. १, ५, ६, ४; निवर्त-</p>	<p>नि-पाद्यत् - -नृ तै. ३, १०, १, ३. नि-पाद्य तै. २, २, १, ४.</p>
<p>नि-वर्त्य श. १२; ८, १, ६. नि-वृत्ता (←त्) - -त्ता गो. २, ६, १४; -त्ता: सं. २.</p>	<p>निवर्तयत् तै. १, ५, ५, ६; निवर्त- यत तै. १, ५, ६, ६; ७.</p>	<p>नि-पाद्यत् - -नृ तै. ३, १०, १, ३. नि-पाद्य तै. २, २, १, ४.</p>
<p>निवृत्त-दाक्षि(ण→)णा - -णाम् ऐ. ६, ३५; श. ३, ५, १, २५; गो. २,</p>	<p>निवर्तयत् तै. १, ५, ५, ६; निवर्त- यत तै. १, ५, ६, ६; ७.</p>	<p>नि-पाद्यत् - -नृ तै. ३, १०, १, ३. नि-पाद्य तै. २, २, १, ४.</p>
<p>नि-वृत्त-दाक्षि(ण→)णा - -णाम् ऐ. ६, ३५; श. ३, ५, १, २५; गो. २,</p>	<p>निवर्तयत् तै. १, ५, ५, ६; निवर्त- यत तै. १, ५, ६, ६; ७.</p>	<p>नि-पाद्यत् - -नृ तै. ३, १०, १, ३. नि-पाद्य तै. २, २, १, ४.</p>
<p>नि-वृत्त-दाक्षि(ण→)णा - -णाम् ऐ. ६, ३५; श. ३, ५, १, २५; गो. २,</p>	<p>निवर्तयत् तै. १, ५, ५, ६; निवर्त- यत तै. १, ५, ६, ६; ७.</p>	<p>नि-पाद्यत् - -नृ तै. ३, १०, १, ३. नि-पाद्य तै. २, २, १, ४.</p>
<p>नि-वृत्त-दाक्षि(ण→)णा - -णाम् ऐ. ६, ३५; श. ३, ५, १, २५; गो. २,</p>	<p>निवर्तयत् तै. १, ५, ५, ६; निवर्त- यत तै. १, ५, ६, ६; ७.</p>	<p>नि-पाद्यत् - -नृ तै. ३, १०, १, ३. नि-पाद्य तै. २, २, १, ४.</p>
<p>नि-वृत्त-दाक्षि(ण→)णा - -णाम् ऐ. ६, ३५; श. ३, ५, १, २५; गो. २,</p>	<p>निवर्तयत् तै. १, ५, ५, ६; निवर्त- यत तै. १, ५, ६, ६; ७.</p>	<p>नि-पाद्यत् - -नृ तै. ३, १०, १, ३. नि-पाद्य तै. २, २, १, ४.</p>

† 'र्त' इति मुपा. स्वरदिचन्त्यः । † 'निपधः' आ.पाठः । † मंसं. ४, १४, १७; इति पाठः । √चयते-  
रिति भा. । † 'णिम्' इति अज. मुपा. । † 'नि-' इति मुपा. स्वरोविचार्यः ।

निषिञ्चेत् श. १४, ९, ३, १५-२०. न्यषिञ्च्यत तां. ८, २, १०.	ऐ. १, ११; तै. १, ६, ७, ३; -सेन तै. १, ६, ५, ५.	३, १, २९; का. १, २, ३, १३; गो. १, ३, ५; २, ३, १२; -ल्यस्य ऐ. ३, २२; शां. १५, ४; गो. २, ३, १२; -ल्या शां. १९, ९; -ल्यानाम् शां. २६, १२: १६; -ल्यानि तां. ७, ८, ५; गो. २, ३, २३; -ल्याय ऐआ. ५, १, ५; -ल्ये ऐ. ३, २०; ऐआ. १, ५, २; शां. १५, ५; २६, १६; श. ४, ४, २, ३; -ल्येन श. ८, ६, १, ८; -ल्येषु शां. २४, ४.
नि-षिक्त- -म् तैआ. १०, १, १६. नि-षेक्तवै जै. १२६.	निष्क्रीय(←निष्कर)†- -या: तां. १२, ५, १४.	निष्क्रीय(←निष्क्री)†- -या: तां. १२, ५, १४.
नि/षि(←सि)ध्, नि...सेध श. १, २, १, ४; का. २, १, ४, ३.	निष्कृ(←स्/कृ), निष्करोति श. १२, ४, २, १; तै. १, ४, ३, ४; ५: ४, ३; ६; निष्कृर्वन्ति तां. १७, ८, ४; निष्कृ-रुत्तम् ऐ. २, २२; निरकृत्ताम् ऐ. २, २२.	निष्कृ(←स्/कृ), निष्करोति श. १२, ४, २, १; तै. १, ४, ३, ४; ५: ४, ३; ६; निष्कृर्वन्ति तां. १७, ८, ४; निष्कृ-रुत्तम् ऐ. २, २२; निरकृत्ताम् ऐ. २, २२.
नि-षि(द→)द्वा- -द्वा: श. २, ५, २, २७; का. १, ५, १, २५.	निष्कर्तुं†- -र्ता तैआ. ४, २०, २, तां. ९, १०, १.	निष्कर्तुं†- -र्ता तैआ. ४, २०, २, तां. ९, १०, १.
नि-षिध्य जै. १३१.	निष्कृत- -म् ऐआ. १, १, ४; तां. ६, १०, ८; १४, ३, ४.	निष्कृत- -म् ऐआ. १, १, ४; तां. ६, १०, ८; १४, ३, ४.
नि-षेध- -ध: आ. १, ४२५; ५५५; -धेन तां. १५, ९, ११; १९, ७, १; ४; जै. १३१.	निष्कृति- -ति: तैआ. १०, ६३, १; -तिम् श. १२, ४, १, २; तै. २, १, ५, ३; -त्यै तै. ३, ४, ४, १; ७, ११, ३.	निष्कृति- -ति: तैआ. १०, ६३, १; -तिम् श. १२, ४, १, २; तै. २, १, ५, ३; -त्यै तै. ३, ४, ४, १; ७, ११, ३.
निषेध-ब्रह्मसामन्- -मा जै. १३१.	निष्कृत्य श. १२, ५, १, ४.	निष्कृत्य श. १२, ५, १, ४.
नि-षेद्वृ- -द्वृषा श. २, ५, २, २७; का. १, ५, १, २५.	निष्कृत्(←स्/कृत्), निष्कृन्तन्ति श. ११, २, ६, ७; निरकृन्तत् गो. २, १, २; निरकृन्तन् श. १, ७, ४, ४; निरकृन्तन् श. ११, २, ६, ७.	निष्कृत्(←स्/कृत्), निष्कृन्तन्ति श. ११, २, ६, ७; निरकृन्तत् गो. २, १, २; निरकृन्तन् श. १, ७, ४, ४; निरकृन्तन् श. ११, २, ६, ७.
नि-षुत(←सु)- -तानि ऐ. ८, ५.	निष्कृप्(←स्/कृप्), निष्कृपन्ति श. ४, ५, २, १०.	निष्कृप्(←स्/कृप्), निष्कृपन्ति श. ४, ५, २, १०.
नि/षे(←से)व्, निषेवसे तैआ. ४, २९, १.	निष्केवल्य, ल्या(←सुकेवल)- -ल्य: श. २, २, ३, ६; ४, ५, ४, ८; ५, १, ३, ४: ४, २; ३, ५, २; का. १, २, ३, १३; -ल्यम् ऐ. ३, २१; २४; ४, १४; ८, २; शां. १५, ४; ५; १९, ९; १०; २०, २; ३; ४; २१, २; ३; ४; २२, १; २; ८; २३, २; ७; २४, ६; ७; ८; २५, ११; २७, २; २८, ९; श. २, २, ३, १६; ३, ६, १, २३; ४, ३, ३, ६७; ५, ४, ८; ५, १, ३, ४; ४, २; ३, ५, २; ८, ६, १, ८; १३, ५, १, १०; १४,	निष्केवल्य, ल्या(←सुकेवल)- -ल्य: श. २, २, ३, ६; ४, ५, ४, ८; ५, १, ३, ४: ४, २; ३, ५, २; का. १, २, ३, १३; -ल्यम् ऐ. ३, २१; २४; ४, १४; ८, २; शां. १५, ४; ५; १९, ९; १०; २०, २; ३; ४; २१, २; ३; ४; २२, १; २; ८; २३, २; ७; २४, ६; ७; ८; २५, ११; २७, २; २८, ९; श. २, २, ३, १६; ३, ६, १, २३; ४, ३, ३, ६७; ५, ४, ८; ५, १, ३, ४; ४, २; ३, ५, २; ८, ६, १, ८; १३, ५, १, १०; १४,
निष्कृ- -ष्क: श. ११, ४, १, १; १३, ४, १, ११; तां. १७, १, १४; जै. १४०; जैड. १, १२, १, ८; गो. १, ३, ६; -ष्कम् श. ११, ४, १, ८; १३, ४, १, ७; तैआ. ४, ५, ७; जै. १४०; गो. १, ३, ८; -ष्कस्य जैड. १, १२, १, ७; -ष्का: तै. ३, ७, ५, १३; ६, १; -ष्कान् जै. १३२.	निष्काम- -म: श. १४, ७, २, ८.	निष्काम- -म: श. १४, ७, २, ८.
निष्क-क(पठ→)णी- -ण्य: ऐ. ८, २२.	निष्काश-मिश्र- -श्रेण गो. २, १, २३.	निष्काश-मिश्र- -श्रेण गो. २, १, २३.
निष्कान्- -ष्की जै. १३४.	निष्कास- -स: तै. १, ६, ५, ५; -सम्	निष्कास- -स: तै. १, ६, ५, ५; -सम्
निष्कानि- -न्य: श. १३, ४, १, ८.		

† 'प' इति M.w. मैसं. द्र. । † 'निष्करशाखासम्बन्धिनः' इति सा. तथा सति निष्करीया इत्येव माधीयान् स्यादिति C. वयश्च । 'निष्कर्याः' 'निष्करणीयाः' इत्यपि पाठान्तराणीति C. । § ऋ. (इष्कर्ता) इति मुपा.) ८, १, १२; साम. १, ३, १, २; अ. १४, २, ४७; मैसं ४, ९, १२; । मा. साधारणार्थे तु प्रत्यये पा. ६, २, ५०; इत्यनेनास्य पूर्वपदप्रकृतिस्वरत्वमाह । तथैव च GG. । मा. व्याख्यानं नर्वत्र भ्रान्तिजनकम् । P.w. G.w. M.w. प्रभृतीनामत्र गर्भया मौनावलम्बनं चिन्त्यम् । C. व्याख्यानं च क्रियापदमिधैतत्प्रतीयते । ष्-ष्के- इति अज. मुपा. स्वरोऽशुद्धः ।

७, ७; गो. २, ३, १८; १९; निष्क्रो- णाति शां. १५, १; झ. ५, ५, १, २-७; ११, १, ८, ५; ६; निष्क्रो- णामि श. ५, १, ५, २८; निष्क्रो- प्यामहे श. ३, ३, ४, २२; निष्क्रो- णीप्व श. ३, ६, २, ८; निष्क्रोणी ऐ. ७, १५; निष्क्रोणानि जै. १२४; निष्क्रोणीत श. ३, ६, २, १५; १६; ११, १, ८, ४, ५; गो. १, ५, ८; निष्क्रोणीयात् ऐ. १, २७; गो. २, ३, १८.	निष्क्रि- -प्याः तैआ. १०, ११, २१. निष्क्रि-(-स्+त्यप्)- -प्यथः श. ३, ५, ४; १०; तै. २, ४, १, २; ३, ७, ६, १७; तैआ २, ५, २; -प्यथाः श. १, ६, ४, १७. निष्क्रिया- -प्यथा तै. १, ५, १, ३; २, २; ३, १, १, ११; -प्यथाःऽइव तां. ९, १०, ११; -प्यथाम् तै. ३, १, १, १०; -प्यथायाम् तै. १, ५, २, ३; -प्यथायै तै. ३, १, ४, १३. निष्क्रियै-(-स्/स्त्यै), निष्क्रियायताम् श. ३, ८, २, ९; १४, ३, १, ४; ६; ८; तै. ३, ७, १३, १.	४, ३, ७; ७, ५, १, ३, ३; १०, २, २, १८; निष्क्रिये श. १, ४, १, १३; निष्क्रियाते श. १, ४, १, १०; १८. निष्क्रियादि श. १, ४, १, १९. निष्क्रियादपति श. ११, ५, ७, १. निष्क्रिप्- -त् तैआ. ४, ३, १; ५, ३, ५. निष्क्रिया(-स्/१पा), निष्क्रियौ जै. १९८; निष्क्रियत- -तः श. १, ६, ३, १६. निष्क्रियीपीभाव- -वः सा. १, ५, १३. निष्क्रि-(-स्/पू), निष्क्रियताति श. १, १, ४, २, १; का. २, १, ३, २, २. निष्क्रि-(-स्/पृ), निष्क्रिय श. ३, ९, ४, २, १; निष्क्रि-पिपृतात् तै. २, ८, ७, २. निष्क्रियेवै-(-स्/पिप्) श. ३, १, २, १९. निष्क्रियुत(√सिन्)- -तः श. ६, ७, १, ६; ७; -तानि श. ५, ३, ५, २०. निष्क्रि-(-स्/स्व)प्, निष्क्रिययति का. १, ६, २, ८; निष्क्रियापयति श. २, ६, २, १७; निष्क्रि-अस्वापयः तै. २, ५, ८, ११. निष्क्रि-(-स्/स्व)- -म् तै. ३, ४, १०, १. निष्क्रियन्तव(-स्-तन्तु)- -वः सा. २, ४, ९. निष्क्रि-स्वप्, निष्क्रियन्ति जै. २, ४, ३, १. निष्क्रि-स्व, निष्क्रियति श. १, ७, ४, १०. निष्क्रियन्- -तः तैआ. २, ४, १. निष्क्रियितोस्(ः) जै. ३६. निष्क्रि-हन्, निष्क्रियति श. ३, ५, १, १- ६; जै. १४०; निष्क्रि-हंसि ऐ. १, १६; तै. २, ४, १, ७; निष्क्रियत्
निष्क्रोत- -तः श. ११, १, ८, ६. निष्क्रोति- -त्या श. ११, १, ८, ६. निष्क्रोय शां. १०, ३; १३, ३; तै. १, ३, १०, २; ७, ५, १. निष्क्रोच(-स्/खञ्), निष्क्रोचन्, निष्- खनन् श. ७, ५, २, ५२. निष्क्रोच- -ताः जै. ४, ११, ३, ९. निष्क्रु-(-स्/तक्ष्), निष्क्रुतक्षुः तै. २, ८, ९, ६; ७; तैआ. १०, १०, ३; निरतक्षत ऐ. ३, १२; शां. १४, ३. निष्क्रु-(-स्/तप्), निष्क्रुपति तै. २, १, ३, ५; ४, ८; तां. ६, १०, २; १६, ५, १०; १७, ६, ४; निष्क्रुपतः तां. २, १७, २; ४; निष्क्रुपामि तै. ३, ३, १, १; निष्क्रुपेत् तै. १, १, ९, ९; तां. २, १७, २; १७, ६, ४. निष्क्रुप्त- -प्तम् श. १, १, २, २; ३, १, ४; का. २, १, २, ४; २, ४, ४; -प्ताः श. १, १, २, २; ३, १, ४; का. २, १, २, ४; २, ४, ४. निष्क्रुर्ष-(-स्/१कृत्)- -म् ऐआ. ५, १, ३.	निष्क्रु-(-स्/स्व), निष्क्रुयताम् श. ३, ८, २, ९; १४, ३, १, ४; ६; ८; तै. ३, ७, १३, १. निष्क्रु-(-स्/स्वा), निष्क्रुपयति श. ६, ५, २, २०; निष्क्रुपयन् श. ६, ५, २, २०. निष्क्रुप्य श. १४, ९, ४, ८; ९; १०; २०. निष्क्रु-व- -वः ऐ. ५, १४; जै. १८६; -वम् ऐ. ५, १४. निष्क्रु- -तः शां. १०, १; -तम् श. ३, ५, ३, २५; ६, १, २५; २६; १०, ३, ५, १६; १४, १, २, १७; -ते ऐआ. ५, १, ४; -तेषु श. १३, ५, २, २. निष्क्रुव-(-स्/ष्टि[→ष्टी]न्), निष्क्रुवति गो. १, २, ७; निष्क्रुवानि श. १४, १, १, ३३; निष्क्रुवत् श. ५, ५, ४, १०; निष्क्रुवत् श. ५, ५, ४, २२; तै. १, ८, ५, १; निष्क्रुवेत् श. ४, १, ३, ९; १४, १, १, ३३; तैआ. १, २६, ७; गो. १, २, ७; निष्क्रुविपम् गो. १, २, ७. निष्क्रुप्-(-स्/पद्), निष्क्रुप्यते श. ६,	

अत ऊर्ध्वम् पा इतिकारं पूरयित्वास्य वाक्यस्याग्रिमेष वाक्येनैकार्यता द्र. । मा. तु 'निष्क्रिया(नि/स्त्वै+  
अह्)' शब्दं तदर्थपरकमेव मत्वा तस्य प. १ 'सुवां सुलुक्' इत्याकार इति व्याचक्ष्यौ । ष् = य. ५, २३; 'निम्'  
उपसर्गात् 'निसोर्गेते' इति पा. ४, २, १०; वा. ४; इति 'निर्गतौ वर्णाश्रमेभ्यो निष्क्रियः चाण्डालादिरिति  
काशिका तर्थव सा. म. च । भा. उ. म. तु 'निष्क्रियायते' इत्याहुः । द. च/निशेनैरौणादिकः 'त' प्रत्ययस्ततो  
यदित्याह । तदेतदुत्तरमुभयमपि स्वरविरोधात्स्मद्गुणिकम् । पूर्वन्तु 'अमात्य' इत्यत्र त्यपा साहचर्यात्  
स्वरानुसंधाय प्रकरणसङ्गतमिति । 'निष्क्रिय-' इत्यस्य बहुवचनान्तमिति C. अनुवादतोऽभ्युपगम्यते । सा. तु. 'निष्क्रि'  
शब्दस्य पञ्चम्येकवचनमिति व्याचक्षाण इव प्रतीयत । निष्क्रियस्तु विगधदिमर्शापेक्षः ।



ऐ. ५, १५; निहन्याताम् ऐ. १, २९.  
 निहत-रजस्क,स्का- -स्कस्य, -स्कस्यै  
 जै. १८२.  
 नि-हृत्य श. १४, ७, २, ४; ५; सा. १,  
 ७, ४.  
 ?नि-हन- -ने तैआ. १, ७, ३.  
 नि-हनिष्यत्- -न्तः ऐ. २, ११.  
 नि-हन्तुम् श. १, १, ४, १७; का. २,  
 १, ३, १९.  
 नि-हव(√ह्वे)- -वः तां. ५, ८, २; १५,  
 ५, २२; आ. जैआ. १, ३१३; -वम्  
 तां. १५, ५, २४; प. १, २; -वे सं.  
 २, ६, ९; -वेन तां. ५, ४, ५.  
 नि/रहा, नि...जिहते तै. २, ४, ४, ३;  
 नि...जिहत, निजिहताम् शां.  
 २८, ५.  
 निहार- नि/हृ द्र.  
 नि-हित, ता(√धा)- -तः श. ५, १, ४,  
 १०; ४, ५, १५; ८, ६, ३, २०; ९, २,  
 ३, १८; १४, २, १, १५; का. २,  
 १, ३, १०; ४, १२; तै. २, १, १०,  
 १, २, ४, ५, ७; ६, ६; तैआ. ३, ११,  
 ३; १०, १०, १; -तम् ऐ. १, ६;  
 ऐआ. १, ३, ३; श. १, ३, २, १५;  
 ३, १, २, १९; ५, ४, १, ९; १४, ५,  
 २, ४; ५; तै. २, ८, ८, २; तैआ.  
 ३, ११, ३; ८, १, १; १०, १, ३; १०,  
 ३; जै. १८०; गो. १, ५, २४; -ता  
 ऐ. ४, २५; श. ४, १, ३, १७; ५, ४,  
 ३, २७; ६, ३, ३, ५; का. २, १, ४, ५,  
 तै. २, ८, ८, ६; तैआ. १०, १, ४;  
 जैउ. १, १, ७, ३; ४; १३, १, १;  
 -ताः शां. २८, ६; तैआ. १०,  
 १०, १; -तान् सं. २, ३, १८;  
 -तासः तैआ. १, ११, २; -ते श.  
 १, २, ५, २०; ३, ६, ३, १२; का.  
 २, २, ३, २०.  
 निहित-भाग- -गः तै. १, ६,

७, ३.  
 निहित-वत्- -ता शां. ९, २.  
 नि/हृ, निहरति तां. १९, ४, ३; ४;  
 निहरामि का. १, ५, २, १८; निह-  
 रामः तै. ३, ७, ९, ८; निहरासि  
 का. १, ५, २, १८; निहराणि श.  
 २, ५, ३, १९.  
 नि-हार- -म् श. २, ५, ३, १९; का.  
 १, ५, १, १८. नीहार- द्र.  
 नि/हृष, नि...हृष्यति ऐ. ३, ४.  
 नि/हृत्, निहृनुते श. १, ५, १, ४; ५; ५;  
 १५; निहृनुते श. १, १, २, १०; ३,  
 १०; ३, १, १७; ४, २, ४; ५, १; २; ४;  
 ५; १०; १२; १५; १६; २५; २८; २,  
 ४, २, ११; ३, २, १, ८; ८, २, २; १९;  
 ६, ७, ३, १३; १६; ८, २, ८; ७, २,  
 १, १८; ५, २, ३८; ९, १, २, ६; ५,  
 १, ५; १४, १, २, २४; २, २, २, ३;  
 का. १, ३, ३, १०; ६, १, २५; २, १,  
 २, १०; ३, ५, २, ४, १४; निहृनुवते  
 श. ४, २, १, १५; निहृनुवते ऐ.  
 १, २६; श. २, ६, १, ३७; ३, ४, ३,  
 १९; २१; नि...हृनुवते श. १३,  
 २, ८, ४; तै. १, ४, ६, ७; ६, ९, ८;  
 निहृनुवे ऐ. ७, १७; निहृनुवीरन्,  
 निहृनुवीराश्च श. ३, ४, ३,  
 २०.  
 नि-हृवा(-वडअ)-भि-निहनव- -वौ  
 आ. २, २२, ११; जैआ. २, ८, १.  
 नि-हृनुत्य तै. २, ७, ५, २.  
 नि-हृनुवान- -म् तां. ८, ६, १२.  
 नि/हृ, निहृयन्ते ऐ. ६, ६; १८; २१;  
 निहृयेत जै. २११; निहृये तै. २,  
 ४, ३, ७.  
 √नी, नृयति ऐ. १, ८; ५, २८; शां. २,  
 २; श. ४, ५, ८, १; तै. १, १, ५,  
 ५; ६; ३, ८, २२, २; नयति श. ४,  
 ३, ५; ६, ८, १; ६, ६, २, ४; १३,

१, ६, १; २, ३, २, ८, ३; तै. ३, ८,  
 ४, १०; २, २, २; तां. २१, १, १०;  
 जैउ. १, ११, १, ४; सं. १, ५, २; गो.  
 २, ३, १७; नृयन्ति ऐ. २, ११;  
 शां. १५, १; श. १, २, ३, १; २,  
 २, ३, २, २, २, ३; ३, ६, १, २, ९; ८, १,  
 १०; ९, १, २, ४; तै. १, २, २, ३; ५;  
 ३, ६, ६; ८, ८, २; नयन्ति श. २,  
 १, ४, १८; ३, ८, १, ९; ९, १, २, ४;  
 ७, ३, २, १०; ११; ११, ७, २, ४; तै.  
 १, ६, १०, १; २, ८, ७, ४; ३, २, ५,  
 ३; ३, ६, १; ११, ९, ९; तां. ७, ४,  
 ८; ८, २, ६; १२, ९, २, ४; १३, ३,  
 २, ६; ९, २, ९; १८, ८, १०; २, ४, १, ६;  
 २५, १०, ६; जैउ. ३, ४, ३, ४; ५;  
 नेषि ऐ. ६, २२; नयामि श.  
 ३, ८, २, १५; सं. १, ५, २; नयामः  
 ऐ. ६, ३५; निनाय ऐ. ६, २४;  
 श. ४, ३, ३, ५; निन्युः शां. ३०,  
 ६; गो. २, ६, १, ४; नयात् तां. १८,  
 ९, १, ३; नेषत् ऐ. २, ३८; तै. २,  
 ४, १, ६; तैआ. ६, १, १; सं. २,  
 १, ९; नयतु ऐ. ६, ६; तै. २, २, ५,  
 २; ८, ८, १०; ३, ३, ११, ४;  
 तैआ. ३, १०, १, ४; तां. १, ८, २;  
 ३, ४; ८; १०-१२; १४-१६; सं.  
 १, २, ६-१२; गो. २, ५, १२;  
 नयन्तु श. १४, १, २, १५; तै. ३,  
 ७, १०, ३; तैआ. ४, २, २; ५, २,  
 ७; नयस्व सं. १, ६, १६; नय ऐ.  
 १, ९; २८; श. ३, ६, ३, ११; ४, ३,  
 ४, १२; १४, ८, ३, १; तै. २,  
 ८, २, ३; तैआ. १, ८, ८; नय श.  
 ८, ६, ३, २, ४; ९, २, २, ७; ५, १,  
 ४८; तैआ. ४, ३०, १; ३, ४, १; जै.  
 १, २, ७; नयतम् श. ३, ५, ३, १७;  
 सं. १, ७, १२; नयत श. १,  
 १, ३, ७; ३, ६, १, २, ९; ९, ४, १६;

† स्वरो विचारोपेक्षः । † 'निहवते' इति मुपा. † । § निहवे इति H. मुपा. । || तै. सं. ५, ६, ८, ६;  
 इत्यत्र 'नेता नेपदिती' पाठः । 'नीथानि नेपदिती' मुपाठे सा. पदविभागाश्चिन्त्यः । नीथानेपदिती Kt(तंसं.  
 टि.) सम्मतोऽपि मुपा. लुचिन्त्यः । ऐ. -पदसूचिदिप्पण्यौ भ्रमजन्ये एवान्योन्यविरोधात् ।

का. २, १, ३, ५; तै. ३, २, ५, ३;  
३, ६, १; गो. २, २, ११; नयानि  
शां. १५, १; नयत् तै. २, ५, ८,  
१०; अनयत् तै. २, २, ५, १; अनयत्  
तै. ३, ११, ८, ७; अनयन् ए.  
२, १९; ६, ३५; श. ४, ३, ४,  
२१; तै. ३, ९, २१, १; गो. २, ६,  
१३; १४; नयेत् श. ४, ५, ८, ४;  
१६; ११, ७, २, ५; नयेत् श. १३,  
२, ३, २; तै. ३, १२, ५, ११; नयेयुः  
शां. १८, १२; तै. ३, ११, ९, ८;  
अनेष्ट तै. ३, ९, २१, १; नैष्ट श.  
३, २, ४, ४; अनैपीत् श. ११, ७,  
२, ४; नैः तै. ४, २०, २; अने-  
ष्यत् तै. ३, ११, ८, ७.  
नीयते तै. १, २, ३; गो. १, १,  
३५; नीयन्ते ऐ. ३, २५; ५, ३४;  
शां. १५, १; २९, २; श. ४, ३, ३,  
५; ११, ७, २, ५; तै. २, ७, १, ३; ३,  
३, ८, ११; नीयन्ते तै. ३, ३, ८, ८;  
जै. १०२; गो. १, ३, ४; २, ३,  
१७.  
निनीपते शां. ५, ८; निनीपसि  
ऐ. ६, ३०; गो. २, ६, ८; निनी-  
पामि ऐ. ६, ३०; गो. २, ६, ९.  
नीत- नःऽइव ऐ. २, २; -ताः ऐ.  
५, २८; -तौ जै. १, ३३७.  
नीत-मिश्र- -श्रेण तै. १, ४, ७, ७.  
नीत-वत्(मतुप्)- न्त् शां. २६,  
१०.  
नीत-वती- -स्यः शां. ७, ८.  
नीयमान, ना- -नः ऐ. २, ६; -नाः  
गो. १, ५, २५; -नासु तै. ३, ११,  
८, १, ९, ८. नेतुम्, नेत्- अद्र.  
नी(नि/इ), न्येति ऐ. ५, ३३; श.  
१, ४, ३, २२; १४, ७, १, ५;  
४१; न्येति श. १, ४, ३, २२; १४,

७, २, १; जै. १४४; जै. २, ४,  
३, ३; ५; ३, ४, २, ७; गो. १,  
३, २; ३; नियन्ति ऐ. ४, २६; तै.  
१, ४, ६, ५; ७, १; गो. १, ३, २;  
३; न्येतु जै. २, ४, ३, ५;  
नीयात् शां. ४, १; जै. २, ४,  
३, ३.  
नीत्य श. १४, ७, २, १.  
नीकाम-रूपिन्- पी तै. १०, ५.  
नीच्(नि/अच्)- -चैः तै. ३, ७, ६,  
१६; गो. १, १, २८; ३, ७; ९;  
-चैःऽइव श. १, ८, ३, १४.  
नीचैस्तराम् ऐ. ३, २४; गो. २, ३,  
३; २२; नीचैस्तराम्ऽइव ऐ. ३,  
२४. नीचा, नीची- न्यच्- अद्र.  
नीच्या- -च्यानाम् ऐ. ८, १४.  
नीङ- -ङः श. १, १, २, ९; का. २,  
१, २, ९; -ङे श. ३, ३, ४, १; ६,  
३, १८.  
नीथ(√नी)- -थानि ऐ. २, ३८.  
नील- -लः ऐ. ३, २, ४; -लःऽइव  
शां. ८, ७; -लम् श. १४, ७,  
२, १२; जै. १, ८, २, ७; दै. २,  
२; -लस्य श. १४, ७, १, २०; ७;  
-ले शां. ५, ११.  
नील-तोयद-मध्य(स्थ→)स्था-  
-स्था तै. १०, ११, २.  
नील-पृष्ठ- -म् तै. २, ५, ५, ४.  
नील-लोहित- -त्त श. ९, १, १,  
२४.  
नीला(-लऽअ+)-चि- -चिः तै. १,  
९, १.  
नीवार- -राः श. ५, १, ४, १४; ३,  
३, ५; तै. १, ३, ६, ८; -राणाम्,  
-रात् तै. १, ३, ६, ७.  
नीवार-त्त्व- -म् तै. १, ३, ६, ७.  
नीवार-श्रूक-वैत्(वतिः) तै. १०,

११, २.  
नीवि-वी- -विः श. २, ४, २, २४; ६,  
१, ४२; ३, १, २, १८; २, १, १५;  
का. १, ३, ३, २०; ६, १, २८;  
-विम् श. २, ४, २, २४; ६, १,  
४२; ३, २, १, १५; का. १, ३, ३,  
२०; ६, १, २८; -वीऽइव ऐ. ६,  
३२; -व्याम् जै. १६०.  
नीवि-दघ्न- -घ्नः गो. १, ५, २.  
नी(-नि)हार(√ह)- -रः तै. ३,  
१२, ७, ३; तै. १, १०, ७; ६,  
४, १; -रे जै. १८२. निहार- गद्र.  
नुद् ऐ. १, १३; २१; २, २०; ४०; ४१;  
ऐ. २, ४, १; ४, ३; ५, १; ३, १,  
१; २; शां. २, ९; १३, ४; २६, १४;  
२७, ६; २८, २; शां. ७, २; ९;  
१०; ११; १२, २; श. १, ६, १, ४;  
१९; २, ६; ९, १, २१; २, २७; का.  
१, १, ३, ७; ४, १; ४, २, १; ५; ३, २;  
तै. १, १, ३, ९; २, १, १०; ३, ५, २;  
४, १, ३; २, १, १, १; तै. १, ३, १;  
२७, १; ६; ३, १८, १; ६, १, १; तां.  
६, ५, १६; २१; २, २२; ७, ४, ५; ६  
जै. ११; १७; १८; ३०; ३८; जै.  
१, ३, २, ८; ३, २; ४, २, १, १, ८;  
११; प. १, ६; ७; मं. १, २, ३; ४;  
२, २, ९, ८, १५; सा. १, १, १५;  
१७; ५, १३; ३, ६, ५; गो. १, १, ३१;  
२, ५; ३, २, ३; ४, १७.  
√नु(→नू), अन्पत तै. १, ५, ८, २.  
√नुद्, नुदते ऐ. २, २; ७; ३, १४; ८,  
२४; शां. ३, २; ७; २; १०; ८, ८; १२,  
२; श. १, ९, ३, ११; तै. २, ७, १८, ५;  
तां. ११, ५, ९; १६, २, ३; जै. ७८;  
१३७; जै. १, ४, २, ५; २, ३, २,  
९; सा. ३, १, ५-७; नुदन्ते ऐ.  
८, २४; श. ८, ५, ३, ८; नुदामि

१ 'अनैः' इति पदविभागं कुर्वन् सा. चिन्त्यः । माड्योगेऽडभावात् तु. भा. । ] तायते G. मुपा. ।  
ऽअनुतोदौ. आ. पाठः । † 'नीची' इति मुपा. सुतरां भ्रष्टः । [नेपत्-पदगता टि. द्र. । ७ 'ल' इति मुपा. स्वर-  
दिचिन्त्यः । † 'नीलम्' इति तैसं. (३, १, १, २.) पाठः । †संहितायां क्वचित् 'नू' इति दीर्घोऽपि द्र. । †'नुकम्=नुक्त्म्'  
इति भा. चिन्त्यः । तु. क्र. १०, १५७, १ ।

तै. ३, १, २, ३; सुत्तुदे ऐ. ६, ७;  
 जै. १३७; जैज. २, ३, २, ८; गो.  
 २, ५, १३; नोत्स्यावहै ऐ. ३, ५०<sup>३</sup>;  
 सुदताम् शांआ. १२, २; तै. ३,  
 १, १, ४; सुदेताम् ऐ. ३, ५०<sup>३</sup>;  
 सुदस्व तै. २, ४, १, ३; तैआ. २, ५,  
 २<sup>३</sup>; अनुदत्त ऐ. ३, २०<sup>३</sup>; जैज. २, ३,  
 २, ३; अनुदन्त ऐ. १, १३<sup>३</sup>; २३;  
 ४, ५०; शां. ३, २; ७, १; १०; ८,  
 ८; १२, २; श. १३, ८, १, ५; २,  
 १; तां. ११, ५, ९; १६, २, २; जैज.  
 १, ४, २, ४; गो. २, ५, १<sup>३</sup>; सुदेय  
 जैज. २, ३, १, ११; अनुत्त श.  
 ११, ५, ५, ८; ९; अनुदध्वम् श.  
 ११, ५, ५, ९.  
 नोनुद्यन्ते गो. २, १, ८<sup>३</sup>.  
 सुत्त-त्तः श. १, ६, ३, १३; -त्ताः  
 ऐ. १, २३<sup>३</sup>; तै. २, ४, ६, ८.  
 सुत्वा जैज. ३, ६, १, ७; सुत्वाऽसुत्वा  
 मं. १, ५, १.  
 सुदमान-नः, -नाः गो. २, २, ७;  
 -ने तै. ३, ७, ६, ७.  
 सुद-वादिच्-दीं शांआ. १२, २.  
 सुद्यमान-नः तैआ. १, ३, २.  
 सुविज-म(त्→)ती-तीऽइव तां.  
 २५, १०, ११.  
 सुलम्ब-म्बऽइव तां. २०, १२, ५.  
 सुतन-नम् तै. ३, ७, १२, ५; ६;  
 -नाः श. ७, १, १, २; तै. १, २,  
 १, १६; तैआ. १, २७, ५; ६, ६,  
 १; गो. १, ५, २५<sup>३</sup>; -नाय श.  
 ४, ३, ३, १४; तै. २, ८, ३, ४.  
 सूतम् ऐ. १, २२; ३, २०; ५, १; १२;  
 २०; ६, २३; ७, १६; ऐआ. १, २, १;  
 ४, १, १; ५, २, २; ५; शां. १५, २;  
 २६, १३; श. १, ४, १, १६; ७,  
 ४, ३; ४, ६; ७; २, ३, ४, ३; ६, १,  
 ३८; ४, १, २, ४; का. १, ४, १,  
 २२; ६, १, २५; तै. २, ४, ३, ७;  
 ८, ७, ३; ३, ६, ११, १; १३, १; तां.

१३, २, ४; जै. १३६; १३७; १८६;  
 जैज. ३, २, ३, ६; ४, १०, २, १;  
 ष. ३, ७; गो. १, ५, ११; २, ६, ५.  
 नू- → नरः ऐ. ४, ३०<sup>३</sup>; शां. २०,  
 २; २२, १; ३०, ७; तै. १, ५, ९, ८;  
 तां. ६, ९, १; जैज. ३, ७, १, ६; ७;  
 नरः ऐ. २, ४; ३, ३४; ५, ५<sup>३</sup>; ६,  
 ६; २७; ३२; ऐआ. १, १, २; १, २,  
 ४; शां. २२, ७; २४, ७; २५, २;  
 ११; २६, ११; १५; शांआ. १, २<sup>३</sup>;  
 श. १, ८, २, १२; ६, ७, ३, ११;  
 ७, ५, २, ३९; ९, २, १, ८; ३, १,  
 ३-६; तै. २, ४, १, १०; ३, १;  
 ६, २; ८, १, १; २, ५; ७, १; ३, ६,  
 १०, १; १२, १; ७, १३, १; ११, ६,  
 ३; तां. ४, ७, ७; ६, ९, २; ११, ९,  
 ३; १२, १०, २; १६, ११, २; जै.  
 ४४; सा. १, ४, १४; २, १, ५; २,  
 ३; ३, ७, ९; गो. २, ५, १२; ६, ८;  
 ननरा श. १४, ५, ५, १६; तै. २,  
 ६, १३, ३; ८, ४, ६; नरे तै. ३,  
 ७, १०, ६; नू तैआ. १, २७, ६<sup>३</sup>;  
 नृणाम् ऐआ. १, ३, ७; ५, १, ६;  
 तै. २, ४, ७, ३; ७, ५, २; नृभिः॥  
 तै. २, ५, ५, २; ८, १०; ७, १३, ३;  
 ८, ५, ३; ९, ८; ३, ७, १३, ४; तां.  
 १, ६, ११; गो. २, २, १२; नृभः॥  
 ऐ. ३, ३४; तै. २, ८, ५, ८;  
 नृन् शां. २४, ९; श. ७, ५, २,  
 ३९; तै. १, ३, ९, १; ३, ६, २, १;  
 २, २.  
 नृ-ग-गस्य आ. १, ५५३.  
 नृ-क्षस्-क्षसः श. ८, ४, २, ५;  
 -क्षसम् श. १०, २, ६, ६; तैआ.  
 ३, १५, १; १०, १०, २; -क्षसा  
 तैआ. ६, ३, १; -क्षसाम् श. ८,  
 ४, २, ५; -क्षसे श. १२, ६, १,  
 ३१; तै. २, ४, ७, १; -क्षाः श.  
 ६, ७, ४, ५<sup>३</sup>; ७, १, १, २३<sup>३</sup>; १२,  
 ६, १, ३१; तै. २, ४, ३, ८; ३, ७,

१३, २; तां. १, ५, ३; ५, १९.  
 नृ-तम-मः ऐआ. ५, २, २; -मम्  
 ऐआ. १, ३, ७; ५, १, ६; तै. २,  
 ४, ४, ३; ८, १, ३.  
 नृ-पति-तिः तै. २, ८, ७, ७; -तिम्  
 तैआ. ६, ३, २; -न्ते तै. २, ५,  
 ८, १०.  
 नृ-सु(न→)गम्-गः तां. १, १, ६,  
 -गाः श. ६, ७, ४, ३<sup>३</sup>; ५<sup>३</sup>; १३, १;  
 ६, १; गो. २, १, ३.  
 नृ-मादन-म् जै. ८१<sup>३</sup>.  
 नृ-नेघ-घः जै. ६१<sup>३</sup>.  
 नृ-भेष-सम् तां. ८, ८, २२.  
 नृम्ग(←नृ/नम्ग) -म्गम् शां.  
 २७, ४; श. ५, २, १, १५; तैआ.  
 ३, १, १; ४, ४०, १<sup>३</sup>; -म्गानि श.  
 १४, २, २, ३०; -म्गाम्? तैआ. १,  
 ६, ३<sup>३</sup>.  
 नृग्गायि-यि तैआ. ४, ४०, १<sup>३</sup>.  
 नृ-वत्(वति) ऐ. ७, १८; शां. २१,  
 ४; २६, १२; शांआ. १, ३<sup>३</sup>; श.  
 ४, ३, ३, १८.  
 नृ-वत्(मत्तुप्)-वत् तै. २, ७, ५,  
 २; ३, ५, ७, ४; ६, १०, ५; -वद्भ्यः  
 तै. २, ८, ४, ७; -वन्तः तै. २, ५,  
 ५, २; ८, ९, ८.  
 नृ-वाहस्-सा तै. ३, ९, ४, ३<sup>३</sup>.  
 नृ-शंस-सम् तां. १७, २, ४;  
 -साः तां. १७, २, १; २.  
 नृ-शस्त्र-म् तै. ३, ६, २, १.  
 नृ-पुद्(√सद्)-त् ऐ. ४, २०<sup>३</sup>;  
 ७, १५; श. ५, ४, ३, २२; ९, २,  
 १, ८; ६, ७, ३, ११<sup>३</sup>; तैआ. १०,  
 ५०, १; १०, २; -द्म् श. ५, १,  
 २, ४; तै. १, ३, ९, १; -दे श. ९,  
 २, १, ८; ९.  
 नृ-पृथ-थे तै. २, ८, ५, ७.  
 नृत्, नृत्यते जै. १२८<sup>३</sup>; नृत्यति  
 श. ३, २, ४, ६; जै. २०५; नृत्य-  
 न्ति प. ७, १०; अनुत्त्यत् गो. १,

२, २१; अनर्तात् जै. २०५.  
 नृति- -तये तैआ. ६, १०, २.  
 नृत्त- -त्ताय तै. ३, ४, २, १;  
 १५, १.  
 नृत्य- -म् शां. २९, ५.  
 नितरसम् गो. २, ६, १४.  
 नेतुम्(√नी) गो. २, ६, ८१.  
 नेतु- -त्ता ए. ३, १८; ४, २९; ३१;  
 ५, १; ४; ६; १२; १६; १८; २०; शां.  
 १२, ७; ऐआ. १, २, १; शां. १५, २;  
 श. ४, १, २, १५; १६; ६, ८, १; ७;  
 ४, १, ४२; १३, ४, १, १३; तै. ३, ५,  
 ७, १; तां. २५, १८, ४; वं. ३; -तार:  
 जैड. १, ११, २, ६; -तारम् ऐआ.  
 ५, २, १; तैआ. ३, ११, ९; -तु:  
 ऐ. ४, ३२; ५, ५; १९; शां. २०,  
 ३; श. ३, १, ४, १८; १९; ६, १,  
 २१; १३, १, ८, ८.  
 नेत्री- -श्रौ मं. १, ७, १२.  
 नेतु-म(त्→)ती- -त्यः ऐ. १,  
 १०.  
 नेर्दा  
 नेदिष्ठ(←अन्तिक)- -ष्ठः ऐ. ७, १६;  
 का. १, २, ३, ८; तै. २, ३, ११, ४;  
 -ष्टम् ऐ. ३, १९; श. १, ६, २,  
 ११; २, २, १, २; ३, ९; ५, १, १;  
 ३, २, १, ११; ५, २, १८; ५, १, ३,  
 ८; २, १, ६; ११, ६, २, ४; १२, १,  
 ३, २२; १, ४, ३, १; तै. २, ३, ११,  
 ४; तां. ४, २, ३; जैड. २, ५, २,  
 १; ४, १०, ४, ३; ३; -ष्टम्ऽश्च  
 का. १, २, १, १; -ष्टात् ऐ. ६, ३;  
 श. २, २, ३, ९; का. १, २,  
 ३, ८.  
 नेदिष्ठ-तमाम् श. ५, २, १, ६; नेदिष्ठ-  
 तमाम्ऽश्च श. ३, १, १, ५.  
 नेदिष्ठिन- -ष्टी तां. ९, ८, १.

नेदीयस्- -यः ऐ. ३, १५; ४५; ४,  
 २९; ३१; ५, १; ४; ६; १२; १६; १८;  
 २०; ऐआ. १, २, १; शां. १५,  
 २; श. ३, १, ४, १५; ७, २, २, ५;  
 ९, १, २, ४०; ५, १, ३-५; तै. १, ३,  
 १०, ७; तां. ३, ४, १; २; १३, १;  
 २; जैड. १, ३, २, ८; ३, २; गो.  
 १, १, २६; -यसः श. ९, ५, १,  
 ४; ९.  
 नेदीयस्ता- -स्तायाम् शां. ७,  
 ९; ८, २; २२, ९.  
 नेम-धिति- -त्ता शां. २६, १५.  
 नेमि(√नम्)- -मिः शांआ. ५, ८; श.  
 १, ४, २, १५; तै. २, ५, १, ३, ८,  
 ४, ३; ३, ५, ३, २; तां. १०, ५, ७.  
 नेष्ट(√नी)§- -ष्टः शां. २८, ५; श.  
 ३, ८, २, १; ४, ४, २, १७; -ष्टा ऐ.  
 ६, ३; १०-१२; १४; शां. २८, ३;  
 श. ३, ३, १, ११; ८, २, १; ९, ३, १६;  
 ४, ४, २, १८; ५, १, ५, २८; २,  
 १, ८; १२, १, १, ७; ८; तां. २५,  
 ४, ५; गो. १, ३, ५; ४, ६; ५, २४;  
 २, २, २०; २१; २२; ४, ५; -ष्टारम्  
 श. १२, १, १, ९; गो. १, ४, ६;  
 -ष्टारा तै. ३, ६, १३, १; -ष्टः  
 ऐ. ६, ३; ७, १; शां. १६, ६; श.  
 ४, ४, २, १७; १८; तां. १८, ९,  
 १६; गो. १, ३, ५; १८; २, ४, ५.  
 नेष्टा-पोतु- -तारौ तां. २५, १५, ३;  
 १८, ४; -तृभ्याम् श. ५, ४, ५,  
 २२; तै. १, ८, २, ४.  
 नेष्ट्रीय,या- -याः ऐ. ३, ५०:  
 -याम् तै. ३, १२, ९, ५; -यायै  
 ऐ. ६, १४.  
 नेखान्य(←नि/खन्)- -म् घ. ४, ४.  
 नेत्तुदार(←नित्तुदार)- -रः तां. २१,  
 ४, १३.

नैतन्ध्व- -वे तां. २५, १३, १.  
 नैदाघ(←निदाघ)§- -वे तै. १, ८,  
 ४, २.  
 नैदाघु§- -वे श. १, ४, १, १६.  
 नैदाघीय- -ये तां. २३, १६, ८.  
 नैधुवि(←नि-धुव)- -विः, -वेः श.  
 १४, ९, ४, ३३.  
 नैपातिथ(←नीपातिथि)- -यम् तां.  
 १४, १०, ४; आ. जैआ. १, २९७;  
 -थे आ. १, २७९; जैआ. १, २७७.  
 नैमिषीय(←निमिष)- -यम् सा. १,  
 ८, ९७; -याः तां. २५, ६, ४७;  
 -याणाम् शां. २६, ५; २८, ४.  
 नैयमोध(←न्यमोध)- -धम्ऽ श.  
 १२, ७, २, १४; ९, १, ३; सा. ३, १,  
 १३; -धानि ऐ. ८, १६; -धेन  
 तै. १, ७, ८, ७.  
 नैयमोध-पाद- -दम्, -देन श. ५, ३,  
 ५, १३.  
 नैर्कतु(←निर्कति)- -तः श. ७, २,  
 १, ८; १५; -तम् श. ५, २, ३, ३; ३,  
 १, १३; ७, २, १, ७; तै. १, ६, १, १;  
 ७, ३, ४; तां. २१, १४, १५; -ताः  
 श. ७, २, १, ७; -तेन तै. १, ६,  
 १, १; -तैः श. ७, २, १, ७.  
 नैर्कती- -ती श. ७, २, १, ८; ९,  
 १, २, ९; -तीः श. ७, २, १, १;  
 ३; ५; -त्यः श. ७, २, १, ३-६;  
 -त्याम् श. ७, २, १, ८; ९, १,  
 २, ९.  
 नैर्दश्य(←निर्दश)- -म् तां. २२,  
 १४, २; ३.  
 नैवार(←नीवार)- -रः श. ५, १, ४;  
 १४; ३, ३, ५; तै. १, ३, ६, ७;  
 -रम् श. ५, १, ४, १२; ३, ३, ५;  
 तै. ३, १, ४, ६; -रेण तै. १, ३,  
 ४, ५.

१ 'नेतुः' इति मुपा. अपार्थः तु. 'कामान्' इत्यत्र टि.द्र. । † 'न । इद्' इति पपा. अनुसरिणी भिन्ने पदे ।  
 अस्माभिरप्यत्र प्रायशः पपा.- अनुसरद्भिर्भिन्नैवास्वास्वीकृता । उक्ते पदे तु यस्या. द्र. । ‡ W. अज. पुस्तकयोः  
 तकाररहितो मुपा. चिन्त्यः । § पा. ३, २, १३५; वा. २ च द्र. । || '-ष्टा' इति मुपा. स्वरः । § अन्-अण्प्रत्यययो-  
 र्भेदाद्द्वैविध्यम् । † 'शी' इति मुपा. § 'श्रो' इति मुपा. स्वरचिन्त्यः ।

नैवि(द→)दी(←निविद्)- दी  
शांआ. २,७.  
नैषाद्(←निषाद्)- -दः शां. २५,  
१५; -दम् तै. ३, ४, ५, १; -दे  
शां. २५, १५.  
नैषिध्(←निषिध्)- -धः श. २, ३,  
२, १; २.  
नोधस्- -धसे तां. ७, १०, १०; -धाः  
ऐ. ६, १८; तां. ७, १०, १०; जै.  
४०.  
नौ, अस्मद्- गद्.  
नौ- → नावः ऐ. ६, ६; श. ५, ४, २, ५;  
तै. २, ५, ५, ५; ८, ५, ३; गो. २, ५,  
१२; नावः श. १, ८, १, ५; २, ३,  
३, १५; नावम् ऐ. १, १३; ६, २१;  
ऐआ. १, २, ४; श. १, ८, १, ४;  
५; ६; १४, ६, ११, १; तैआ. १,  
२२, ७; मं. २, ५, १४ जै. ५८;  
१६८; गो. २, ६, ३; नावम् इव  
ऐ. ४, २०; नाव्या(=वा)तैआ. ६,  
११, २; नावा तै. २, ४, १, ५;  
तैआ. १०, १, १६; जै. ११२;  
नाव् इव तैआ. ६, ११, २; १०, १,  
१६; नावि तैआ. ४, ११, ७;  
नावि इव तै. २, ८, ८, १०; नावौ  
ऐ. ४, १३; नौः ऐ. १, १३; ४,  
१३; ऐआ. १, २, ४; श. २, ३, ३,  
१५; जै. ५८; गो. २, २, ५;  
नौभिः तैआ. १, १०, २.  
नौ-मण्ड- -ण्डे श. २, ३, ३, १५.  
नोधस्(←नोधस्)- -स्म् ऐ. ८, १२;  
१७; शां. २९, ६; तां. ७, १०,  
८; १०; ११, ४, ९; २१, ९, १२;  
जै. ३६; ३८; ३९; ४०; ४६; आ.  
जंआ. १, २३६; सा. २, ७, १;  
-सेन ऐ. ४, २७; तां. ७, १०,

६; जै. ३९; ४०.  
न्यक्त- न्यग्रोध- न्यग्रोह- न्यञ्च्- अद्र.  
न्यङ्क्षा- -ङ्क्षा तां. १, ७, ५; -ङ्क्षौ  
तै. १, ३, ५, ४; २, ७, ८, १; १६, १.  
न्यच्(नि/अच्, ञ्च्), न्यचति श. ३,  
१, ३, २५; न्यचन्ति श. ३, २, १,  
३६; न्यचेत् श. ३, २, १, ३६;  
३७.  
न्य(निऽअ-)-ञ्च्-→ नीचः श. १०,  
५, ५, ४; नीचा श. ४, १, २,  
२३; नीचाः श. ४, ६, ४, ४; तै.  
२, ४, ७, ३; न्यक्, ग् श. ११,  
४, २, ५; ६; १२, ५, १, ९; १२ न्यङ्  
ऐ. ७, ३०; श. १०, ५, ५, ७;  
जैउ. १, १, ६, १; न्यञ्जः ऐ. ७,  
३०, श. १३, २, ७, ३; तां. ६,  
२, ८; न्यञ्जम् श. १०, ५, ५, १;  
६; ७; जै. ७५; न्यञ्जि श. १०,  
५, ५, ७|| न्याचम् अद्र.  
नीची- -ची श. १२, ४, १, ६; -चीः  
श. १०, ५, ५, ७; -ची इव जै.  
१०४.  
न्य(निऽअ-)-क्त- -क्तः तै. १, ६, ४, २.  
न्यक्नाङ्गलि- -लयः इव, -लिः  
इव श. ३, २, १, ६.  
न्यग्रोध- -धः ऐ. ७, ३०; ३१; ८,  
१६; श. ५, ३, ५, १३; १२, ७, १,  
९; १३, २, ७, ३; -धस्य ऐ. ७,  
३०; ३१; श. १३, ८, १, १६;  
-धाः ऐ. ७, ३०; श. १३, २, ७,  
३; -धानाम् ऐ. ७, ३०.  
न्यग्रोध-श्ङ्क्ष- -ङ्क्षान् सा. २,  
२, १.  
न्यग्रोह- -हः, -हम् ऐ. ७, ३०.  
न्यञ्चन- -म् जै. १२७.  
न्यञ्ज(नि/अञ्ज्), न्यञ्जति, न्य-

ञ्ज्यात्, न्यञ्ज्यात् श. ६, ६, ४, ५.  
न्यक्त, क्ता- -क्तम् श. १, ६, ३, १७; ७,  
१, १; २, १, १, १; ३, ३, ४, १०; ५,  
२, १८; १४, १, २, १; तै. १, १,  
३, ४; ९; २, १, २; ५; ९; २, ५,  
१, ३; -क्ता श. ६, ६, ४, ५३.  
न्यङ्क्ष- -ङ्क्षः श. १, ८, १, २७; ४,  
५, १०, २; ५; तै. ३, ७, ६, २०;  
जैउ. १, १४, ४, ५; २, ४, ३, १; ३;  
३, ६, ९, ७; -ङ्क्षम् शां. १८, ३;  
तै. ३, २, १०, २; जैउ. १, १, ४, २-  
५; -ङ्क्षाः ऐ. ६, १४.  
न्यङ्गय श. ६, ६, ४, ४.  
न्य(निऽअ-)-ञ्जलिका- -क्ता तैआ. १,  
६, २; -काम् तैआ. १, ६, १.  
न्य(निऽअ-)-न्त- -न्तेन श. ३, ५,  
२, ८.  
न्यन्तर- -म् गो. १, ४, २३.  
न्यमुच्य जै. २०३.  
न्य(निऽअ-)-यन- -म् श. ९, १, २,  
२८.  
न्य(निऽअ-)-र्ण- -र्णः श. १२, ७, १,  
१०.  
न्य(निऽअ-)-वुद्- -दम् तै. ३, ८, १६,  
३; -दाय तै. ३, ८, १६, ३; -दैः  
तां. १७, १४, २.  
न्यवुद्-धा जैउ. १, २, ३, ४; ९,  
१, ३; २, ५.  
न्यवुद्-याजिन्- -जिनम् तां. १७,  
१४, २.  
न्यस्(नि/अस्), न्यस्यति तै. ३, ३,  
२, ३; न्यस्यति श. ३, २, २,  
२१; ३, ३, ७; ७, २, १, १५;  
न्यस्यन्ते तैआ. १, ८, ६; न्यास्यन्  
जै. १७४; न्यस्येत् श. १३, ८, ३,  
१२; तै. १, ६, ८, ८; ३, ३, २, ३.

]भा.चिन्त्यः। ष्क्ते नाव्यायन् इत्यत्र ऋतेन । अव्यायन् इति सा. -पदविभागदिचिन्त्यः । √व्यय् टि.द्र.। † 'अञ्ज'  
इत्यत्र टि. द्र. । ‡ अस्य क्रियाविशेषणत्वेनाव्यायत्वमिति Mtw. प्रम्. । || अज मुपा. । स्वरभावो मुद्रणप्रमादाज्ज्ञेयः ।  
§ W. इत्यस्य पूर्वपदे 'व्रते' स्वरिताभिव्यञ्जकविहाभावः प्रामादिकः । † मुपा. दुराधिगम्यः । समान पृव स्थले  
घ. (१२, २, ३, १२;) इत्यत्र 'रथाह्न्यान्यन्तरेण' इति मुपा. स च 'ह्न्यानि । अ-' इति मुबोधः प्रकरणसङ्गतश्च ।  
§ 'स्व-' इति मुपा. स्वरधिन्त्यः ।

न्यस्य श. ९, १, २, ३१.  
 न्यास-सः तैआ. १०, ६२, १<sup>३</sup>;  
 ६३, १<sup>३</sup>.  
 न्यहन्(निऽअहन्)-हःका. १, २, ३, ७.  
 न्याचम्(√अच+णमुल्) श. ३, ३,  
 २, १४<sup>३</sup>; १५<sup>३</sup>; १६<sup>३</sup>.  
 न्याद्यु(निऽथा/धु), नि...आ...दध्रे  
 तै. २, ४, ५, १.  
 न्या(निऽआ)/प्लु, न्याप्लवते श. १,  
 ६, ४, १८.  
 न्यायु(नि/इ)-यात् ऐ. ७, १७;  
 शां. २९, २.  
 न्यायम्(णमुल्) गो. २, ६, १२.  
 न्यास-न्यस् गद्र.  
 न्युन्द(नि/उन्द), न्युनक्ति, न्युनक्ति  
 तै. ३, ८, २, ३.  
 न्यु(त्त→)त्ता-त्ता श. ६, ६, २,  
 १३; -त्ताः श. ९, २, २, ३, ७.  
 न्युन्दमान-नः शां. १६, ७.  
 न्युस-न्युप्य, नि/वप् गद्र.  
 न्युञ्ज(नि/उञ्ज), न्युञ्जन् ऐ. ७, ३०.  
 न्युञ्ज-ञ्जाः ऐ. ७, ३०.  
 न्युञ्जित(त→)ता-ता जै. १०४.  
 न्युङ्ख-ङ्खः ऐ. ५, ३; ६, २९; ३०;  
 ३२<sup>५</sup>; ३६; शां. २२, ६; ८<sup>३</sup>;  
 २५, १३; ३०, ५; गो. २,  
 ६, ८; १२; -ङ्खम् ऐ. ५, ३<sup>३</sup>;  
 शां. २२, ८<sup>३</sup>; ३०, ५; -ङ्खाः शां.  
 २२, ८.  
 न्युङ्ख-निनर्द-र्दान् गो. २, ६, १२.  
 न्युङ्ख-मानक-कऽइव शां. २५,  
 १३; ३०, ८.  
 √न्युङ्खि, न्युङ्खयति ऐ. ५, ३<sup>५</sup>; ६,  
 २९; ३०; ३६; शां. २२, ६; २५,  
 ११; १३; ३०, ८; गो. २, ६, ८;  
 न्युङ्खयन्ति ऐ. ५, ३<sup>३</sup>; न्युङ्खय-  
 यानि ऐ. ६, ३२<sup>३</sup>; न्युङ्खयैत्  
 ऐ. ५, ३<sup>५</sup>; ६, ३२<sup>३</sup>; शां. २२,  
 ८<sup>५</sup>; २५, १३<sup>३</sup>.  
 न्युङ्खयितुम् शां. २५, १३.

न्यु(निऽऊ-न, ना-नम् ऐ. ३, ४६;  
 ऐआ. १, ४, २; शां. ११, ६; श.  
 २, १, १, १३; ६, ३, ३, २६;  
 १०, २, ३, १६; ११, ४, ४,  
 ८; ९; १४, ९, ४, २४; का. १, १,  
 १, ९; तै. ३, १०, ३, १; जै. १२९<sup>३</sup>;  
 १३०; -नया तै. २, २, १, २;  
 -नस्य श. ९, ५, २, १; -नाः ऐ.  
 ६, ९<sup>३</sup>; -नात् ऐ. ६, ९; श. २, १,  
 १, १३; ५, १, २०<sup>३</sup>; ११, १, २, ४;  
 का. १, १, १, ९; ४, ३, १६; ५, १,  
 ३६; तै. २, २, १, २; -नान् जै.  
 १३०; -नानि जै. १६४<sup>३</sup>; -नाम्  
 श. २, ५, १, २०; ११, १, २, ४;  
 का. १, ४, ३, १६; -ने ऐ. ६,  
 ९<sup>३</sup>; ऐआ. १, १, २<sup>३</sup>; ३, ७<sup>३</sup>; शां.  
 ११, ६; जै. ८९; प. ४, ६.  
 न्युना(नऽअ-क्ष(र→)रा-रा  
 ऐआ. १, १, २; श. १०, ३,  
 २, १३; -रे ऐआ. १, ३, ७.  
 न्यृच्छ(नि/कच्छ), न्यृच्छति श. २,  
 ३, ४, ९.  
 न्यृष्(नि/कृष्), न्यृषन्ति श. ६,  
 ६, २, ९; न्यृषेत् श. ३, ८, ४, ५.  
 न्यूह(नि/ऊह), न्यूहन्त तां. १३,  
 ६, १३.  
 न्यो(निऽओ-कस्-सऽइव ऐ. ५,  
 २८.  
 न्यै(नुऽजै) शां. १२, ३; ४; श. १२, ४,  
 १, ३; ३, ७; ८; १, १, १७; जै. ६;  
 १६६; १९२.

—:—

प

प- पऽइति जैउ. ३, १, ५, ६.  
 पक्त्रे(√पच्) तैआ. ६, ४, १.  
 पक्ति-क्तीः तै. ३, ६, १५, १<sup>३</sup>.  
 पक्त्-क्ता श. १०, ४, २, १९.  
 पक्त्वा श. १, २, १, ४; ६, ६, ४, ९;  
 का. २, १, ४, ३; गो. २, ४, ९.

पक्थ-क्थस्य आ. १, ११०<sup>३</sup>; ४०८<sup>३</sup>;  
 जैआ. १, ११०; ४०९;  
 पक्व, क्वा-कः जै. १५०; जैउ. ४,  
 ४, १, १; मं. २, ४, ९; -क्वम् श.  
 १, ५, १, २६; ७, २, २, ५; ३,  
 १, २६; ५, १, २९; १०, ४,  
 २, १९<sup>३</sup>; -कस्य श. १०, ४, २,  
 १९; -क्वा श. ६, १, २, २२;  
 -क्वाः श. ७, ३, १, २६; ५, १, २९;  
 -क्वासु गो. २, १, १७; -क्वेन  
 श. २, ६, १, ७; का. १, ६, १, ६;  
 -क्वेषु शां. ४, १३.  
 पक्ष्यत्-न् श. ३, ३, ४, १७.  
 पक्ष-क्षः ऐआ. १, ४, २<sup>५</sup>; २, ३, ४<sup>३</sup>; ५,  
 १, २<sup>३</sup>; २, २<sup>३</sup>; शांआ. २, ४; ५<sup>३</sup>; श.  
 ६, १, १, ३<sup>३</sup>; ७, १, २, १३<sup>३</sup>; १०, २,  
 ३, ११; ४, ५, २; ११, ४, १, १६<sup>३</sup>;  
 १२, २, ३, ७; १३, ८, २, ९<sup>३</sup>; तै. १,  
 २, ६, ३; ३, १०, ४, १<sup>३</sup>; ११, ७,  
 १<sup>३</sup>; १०, ३; ४<sup>३</sup>; १२, ५, ६; तैआ.  
 ४, १९, १<sup>३</sup>; ८, १, १<sup>३</sup>; २,  
 १<sup>३</sup>; ३, १<sup>३</sup>; ४, १<sup>३</sup>; ५, १<sup>३</sup>; तां.  
 ५, २, ३<sup>३</sup>; जैउ. ३, १, ३, २<sup>३</sup>; गो.  
 १, ३, २; १०<sup>३</sup>; ४, १, ८<sup>३</sup>; -क्षम् ऐ.  
 ५, ३३; ऐआ. ५, १, २; श. ८, ७,  
 २, १३; ३, ५; ९, १, २, २९; ३०;  
 ३६<sup>३</sup>; ३७<sup>३</sup>; गो. १, ३, २; -क्षयोः  
 ऐआ. ५, १, ६; श. ८, १, ४, ९;  
 १०, २, १, ५<sup>५</sup>; २, ७<sup>३</sup>; -क्षस्य श.  
 १०, २, १, ४; तां. ५, ६, ४<sup>३</sup>;  
 -क्षाम्याम् ऐ. ४, १३; शां. २, ९;  
 शांआ. २, ४; तां. ५, १, १०;  
 जैउ. ३, ३, ३, ९; -क्षे श. ९, १,  
 २, ३६; ३७; १०, २, ३, ११; १३;  
 -क्षेण तां. ५, ६, २; -क्षैः तां. १९,  
 १०, ३; -क्षी ऐ. ४, १३; २३;  
 शांआ. २, ४, ५; श. ४, १, २, २५;  
 २६<sup>३</sup>; ६, ७, २, ६<sup>३</sup>; ७, ४, १, ४५; ८,  
 ६, २, ३; १२<sup>३</sup>; ९, ३, ३, १९; ४, ४,  
 ४, ६<sup>३</sup>; १०, १, २, ७; २, १, १; ७<sup>३</sup>;

† 'पथस्य' इति मुपा. ।

३, २, ४<sup>३</sup>; १२, २, ३, ७<sup>३</sup>; १४, ७, १,  
१९; तै. १, ५, १२, ५; तां. ४, ७,  
१<sup>३</sup>; ५, १, १०; १२; २, १, ४, ३; १४,  
१, १३; ९, २०<sup>३</sup>; १६, ११, ११; २०,  
१६, २-४; २१, १५, २; २२, ५, २;  
७; ७, १; ८; आ. २, २३, ९; २४, १;  
गो. १, ३, १०; ४, १८<sup>१</sup>.

पक्ष-पद(←पाद)-दे ऐआ. ५,  
१, ६.

पक्ष-पुच्छ-च्छानि श. ६, १, १,  
६<sup>३</sup>; ७, २, २, ८<sup>३</sup>; ८, ७, २, ९<sup>३</sup>; १०;  
१५; २, १, १, ४४; २, ३०; १०, १,  
२, ९; २, २, ५<sup>३</sup>; -च्छेषु श. ७, २,  
२, ८; ३, १, २५<sup>३</sup>; ४४<sup>३</sup>; ८, ७, २,  
९<sup>३</sup>; १०<sup>३</sup>; १०, २, ३, १२.

पक्षपुच्छ-वत्(मत्तुप्)-वन्तम्  
श. ६, ७, २, ७<sup>३</sup>; ८; ७, १, १, १९<sup>३</sup>;  
२०<sup>३</sup>; -वन्तम् इव श. ७, १, १,  
२०; -वान् श. ६, ७, २, ७; ७, १, १,  
१९; २, १३<sup>३</sup>; १३, ८, ३, ९; -वानि  
श. ९, ५, १, ६१; ६८.

पक्ष-वत्(मत्तुप्)-वती श. ९, ४,  
४, ६.

पक्ष-सन्धि-म् श. ७, ३, १, २१;  
२३.

पक्ष-संमिता-न्तः तै. ३, १२,  
५, ६.

पक्ष-हत्(√हृन्)-न्तः श. ११, ७,  
२, ४.

पक्षस्-क्षसा तां. २५, १०, १२;  
-क्षसी ऐआ. २, ३, ८; शां. २,  
९; ७, ७; तै. १, २, ३, १<sup>३</sup>; २; ३,  
११, ७, ४; जै. २७; -क्षोभिः तै.  
३, ६, २, २.

पक्षिन्-क्षि शां. १८, ४<sup>३</sup>; तां. १९,  
११, ८; २५, ३, ४; -क्षिणः शांआ.  
४, ९; तां. १४, १, १२; १३; १९,  
१०, ३; -क्षिणम्, -क्षिणि तां.  
१९, १०, ३; -क्षी श. १४, ५, ५,

१८; तां. १९, १०, १-४; ११, ८;  
२३, ३, ८; २४, ३, ३; २५, ३, ४;  
जै. ३, ३, ३, ९; १०.

पक्षिणी-णी ऐ. ४, २३; -णीम्  
ऐ. ४, २३; सा. १, ५, ८; -ण्यः  
तां. २३, ३, ७; २४, ३, ३; -ण्याः  
ऐ. ४, २३<sup>३</sup>.

पक्षमन्-क्षमभ्यः श. १२, ७,  
१, २; -क्षमसु सं. १, ३, १;  
-क्षमाणि श. १२, ९, १, ५; तै.  
२, ६, ४, ४; जै. २०३.

पक्ष्कि-ङ्कयः शां. २७, ३; २९, ५;  
श. २, २, ३, १४; ४, ५, १, १३; १४;  
८, ६, २, ३; १२<sup>३</sup>; का. १, २, ३, १२;  
-ङ्कितः ऐ. ४, ३; ५, ६; १८-२१;  
६, २०<sup>३</sup>; ऐआ. १, १, ३; ३, ८<sup>३</sup>;  
४, २<sup>३</sup>; २, १, ६; ५, २, २<sup>३</sup>; शां. १,  
३; ४; ११, ३; १३, २; १७, २; ३<sup>३</sup>;  
१८, १४; १९, ४<sup>३</sup>; ७; २३, १<sup>३</sup>; श.  
३, १, ४, १९; २०<sup>३</sup>; ४, २, ५, २१;

२२; ५, ४, १, ७; ८, १, २, ८; २, ४,  
३<sup>३</sup>; ९<sup>३</sup>; ३, १, १२; ३, ३, ६; ५, २,  
६; ९, २, ३, ४१; १०, ३, १, १; ६;  
२, १०; १२, २, ४, ६; १३, २, ५,  
१; तै. १, १, १०, ३; ५, १२, ३; ५;  
२, ६, १८, २; ७, १०, २; ३, ७, ६,  
२; १२, ५, २; तैआ. ३, ९, २;  
तां. १०, ६, ५; १२, १, ९; ४, ६; १४  
७, ७; २४, १०, २; प. २, १; २;  
द्वै. २, १०; ३, १३; गो. १, ३, १०<sup>३</sup>;  
४, २४; ५, ४; २, २, ९; ४, ४; ६, २;  
-ङ्कित्याम् श. ४, २, ५, २१;  
-ङ्कित् ए. ४, २, ८; शां. ९, २;  
११, ३; १३, ३; श. ८, १, २, ८; तै.  
१, १, १०, ३; २, ६, १७, ४; ३, ७, ७,  
३; तैआ. १०, ४८, १; ४९, १; ५०,  
१; तां. ४, ४, ७; २०, २, ३; प.  
२, १; गो. १, ३, ८; -ङ्कित्यु शां.  
३०, ३; श. १०, ४, २, २३<sup>३</sup>; २४<sup>३</sup>;

तां. १६, ८, ७; ११, १२<sup>३</sup>; २४, ११,  
७; -ङ्की ऐ. १, ५<sup>३</sup>; -ङ्कीः ऐ. ४,  
३; ६, १९; शां. १७, २; १८, ३; श.  
१०, ३, १, ६; १३, ५, १, ९; १०; गो.  
२, ६, १; -ङ्कितः शां. ११, २; २१,  
३<sup>३</sup>; २३, १; २<sup>३</sup>; २७, ३; श. ४,  
२, ५, २, ३; १२, २, ४, ६; -ङ्कित्या  
ऐ. ८, ६<sup>३</sup>; श. ९, २, ३, ४१; तै.  
२, ६, २०, ३; -ङ्कित्याः गो. १,  
५, ४; -ङ्कित्यै शां. १०, १; श. ८.  
१, २, ८<sup>३</sup>; तै. ३, ७, ६, २.

पक्ष्कि-पावन-न्तः आ. १.

पक्ष्कि-भा(ग→)गा-म् ष. २, २.

पक्ष्कि-राधस्-धसः तैआ. १;  
१८, १; -धसम् श. १४, १, २,  
१५; तैआ. ४, २, २; ५, २, ६; -धाः  
तैआ. १, ९, १.

पक्ष्कि-शंस-सम् शां. २५, १३;  
३०, ५.

√पच्, पृचति श. १०, ४, २, १९;  
पृचति श. ६, ५, ४, ७<sup>३</sup>; ८<sup>३</sup>; ९;  
१०, ४, २, १९<sup>३</sup>; १३, १, १, १; २, ७,  
२<sup>३</sup>; १४, ३, २, २१; तै. १, १, ९, ३;  
७; ३, ८, २, १; जै. १६७; गो. २,  
१, ५; ७; १७; पृचतः जै. १९०;  
पृचन्ति श. १, ३, ४, ७; ५, २, ८; ६,  
१, ८; २, १, ४, ४; ४, २, ३, ६; ३, ३,  
१२; ६, १, २, २२; २, १, ९; १०, ४,  
१, ७<sup>३</sup>; का. १, १, ४, ३; तै. ३, ३,  
६, ४; पृचन्ति श. ३, ४, १, ८; ६, २,  
१, ९; १०, ४, १, ७; ११, ७, १, २; तै.  
१, १, १०, ५; पृचामहे श. ११, ८,  
४, ३; पृचिरे श. १, ६, १, ३; पृचुः  
श. ६, ५, ४, ७; ८; पृचिषे जै.  
१५१; पृचस्मि श. ३, ३, ४, १७;  
प, १, १; पृचात् का. १, १, ४, ५;  
पृचन्तु श. ६, ५, ४, ७; ८; तैआ.  
४, २, ६, १; पृच श. २, २, २, १३<sup>३</sup>;  
११, ५, १, १४; का. १, २, २, ८<sup>३</sup>;

तै. १, १, ७, १; ८, ५; पञ्चत श. १, १, १, १०; का. २, १, १, ८; पञ्चानि श. ६, २, १, ९; अपञ्चत श. ६, २, १, ९; तै. १, १, ९, १; २; जै. १८०; गो. १, २, १५; अपञ्चः तै. ३, ९, १४, २; पञ्चेत् श. १, ६, ४, ३; २, १, ४, ६; ३, २, ८; ३, ४, १, २; पञ्चेत् का. १, ३, २, ११; पञ्चेयुः श. २, ३, २, ८; ४, ३, १३; तै. १, ६, ७, १.  
 पच्यते ऐ. ५, २४; श. ६, ५, ४, ९; ६, ३, ३; ७, २, ४, १७; तै. २, ६, १४, ५; पच्यते तै. १, ८, ५, ४; पच्यते श. ७, २, २, ५; ४, २, १; ११, २, ७, ३, २; १४, ८, १०, १; तां. ४, १०, १; ४; जै. १५०; गो. १, २, १५; २, १, ५; पच्यन्ते श. ४, ३, १, १४; १७: ९, १, १, ३; पच्यन्ते श. ५, १, ४, १४; ३, ३, ५; १३, १, ९, १०; तै. ३, ८, १३, ३; तां. ६, ९, ९; १०, ८, १; जै. १, १२, १, ५; गो. २, ३, ९; पक्ष्यते श. ५, ३, ५, ४; पच्यन्ताम् श. १३, १, ९, १०; तै. ३, ८, १३, ३; पच्यस्व श. ५, ५, ४, २०; १२, ७, ३, ६; तै. १, ८, ५, ४; २, ६, १, १; अपच्यत जै. १८०; अपच्यन्त श. ६, १, २, ११; पच्येत श. ७, २, ४, १७.  
 पाचयन्ते तै. १, ८, ४, २.  
 पक्तवे, पक्ति-, पक्त्वा, पक्व-, गद्र. पञ्चत्-त् तै. २, ६, १५, १; ३, ६, १५, १.  
 पञ्चत्(अतच्)- -ता तै. २, ६, १५, २; -तैः श. १३, २, ७, ३; तै. ३, ८, १७, ५.  
 पञ्चन-म् श. ६, ५, ४, ३; ४; १४, १, २, २१.  
 पञ्च्यमाना- -नः श. ११, ५, ७, १.  
 पञ्च्यमान- -नः श. १०, ६, १, ८;

-नाः ऐ. १, ७; श. ७, ५, २, २.  
 पाचयित्वा श. १४, ९, ४, १३-१७.  
 पञ्च(√पञ्,ञ्च्)- -ञ्चस्य, -ञ्चाणि आ. १, २, ८८.  
 पञ्चि-ह(√हन्)- -हान् मं. २, ५, ४.  
 पञ्चन्-ञ्च ऐ. १, ७; १६; १९; ३०; २, १४; ३, २, ३; ४, २०; ५, १८; १९; २०; २१; ६, २४; ३, २; ७, ३, ३; ८, २, ३; २८; ऐआ. १, ३, ८; २, ३, ३; ६, १; ३, २, २; ५, २, २; शां. ३, ४; ८; ६, १; ७, ८; ८, ४; ११, २; ६; १३, २; १४, ५; १५, ३; १६, ४; १७, १; १९, ७; २३, २; २५, १५; २६, १२; १६; २७, ३; ३०, १०; ११; शांआ. ३, ४; ७, १६; २१; २२; ८, २; १२, ७; श. १, १, २, १६; ३, ५, १०; ११; ५, २, १६; ३, १; ४, ११; १६; ७, २, ८; ८, १, ३; ९, १, १७; २, १, १, १२; १३; २, ३, १४; ४, ४, २४; २५; ५, १, ११; २, ७; ४, २, ६, ३, ३; ४; ३, १, ३, ६; १७; ४, ५; २०; २, ३, १२-१४; २, ३, ३, ५; ४, १, १४; ६, ४, १८; ९, ३, ३, ४; ४, १, ११; ४, १, १६; २, ५, ४; ३, ३, ४; ५, ५, ५, १२; ८, १६; ५, १, २, ४; ९; २, ४, ८; ९; ४, ४, ६; ५, १, ३; ५, १, १; ६, १, २, १७; १८; १९; ३, २; २, १, २; ३; ४; ११; १६; ३०; २, २; ८; १५; ३, १, २५; ५, १, १२; २, १०; ६, १, १४; ८, १, १५; ७, १, १, ३, २; ३, ४; ३, ५; २, ३, ४; ९; ४, १, ३, ४; २, ३, ५, २, ३; ९; १०; ३, ७; ४०; ४, २; ८, १, १, २; २, १, १, ३; २, १, १, ११-१२; २, ८; ५, ४, ११; १२; ६, १, ११; १३; १४; २, २; ३, १, २; ३, ७, ४; ९, १, १, २, ६; २, १, १; १०; २, ६; ३, ८; १३; २, ९; ४, १, १, २; २, २, ४; २, ६; ३,

१०; ४, १४; ५, १, ३, ९; १०, १, ३, ४; ५, २, ६, १४; १६; ४, २, ७; ३, १४; १५; १६; १८; ५, ४, १५; ११, १, ६, ५; २०; २५; २९; २, १, ५; ६, ४; १०; ११; ४, १, ४; १०; ३, १, ५, २, ३; ५; ६; ६, १; ७, २, ६; ४, ४; ८, ३, ६; १२, २, २, ६; १२; १९; ३, २, १; ३, १; १३, १, ७, ३, ४, ४, १, १, ५, ४, १, ४; २, ६; ६, १, २; ७; १४, १, २, १, ४; ७, २, १, ९; ९, १, ५; का. १, १, १, ८; ४, १, ४; २, ३, १, २; ३, ४, १, ४; ४, ३, ९; ५, १, ५; ३, २, ६, ३, ३; ४; २, १, २, १, २; तै. १, २, ४, ३; ३, १, ५, ३, ४; ९, ७; ११, १; १, ४, ३; ७, ५; ९, ३; ७, १, १; १०, ५; ८, ३, १; २, २, ३, ७; ३, ६, २; ३; ५, ५, ३; ६, ५; ७, १०, २; ११, २; १५, ३; ८, ७, ७; ३, ७, ७, ११; ८, १०, ३; १७, २; २०, १; ९, १, १; ११, ९, ३; ४; १२, ४, ७; तैआ. १, २, ५, ३; २, १०, १; ४, ३, १; ९, ३; ५, २, १, १; ७, ९; ८, ३; ६, ५, २; ६, २; १०, २, ०, १; तां. ४, ४, ७; ६, ४; ६, ७, १, २; ९, ५, १०, १, ५; १०, १, ७; १०, ३, ४; १२, ४, ८; १३, २, ६; १८, २, १, ४; ४, १, १; ९, ५; २०, ५, ३; २१, ४, ७; १, २; १, ४, १०; १, ५, ५; २, ३, १, ७, २; जै. ६, ८; ९, १; १५, ५; १६, ९; जै. १, १, १, २, ६; २, २, ३, ६; ४, ५; ४, ६, २, १; आ. १, ५, ६, ७; ५, ६, ८; २, ७, १; जैआ. १, ५, ६, ७; ५, ६, ८; ५, ८, १; २, ६, ४; ११, ३; सा. ३, ७, ९; मं. १, २, १०; गो. १, १, १०; २, ४; १८; ३, ८; १०; ४, २, ४; ५, १; १०; २, १; २, १, २, १; ३, १, ६; २, ०; ४, ४; १, १; १, २; १८; -ञ्चञ्च ऐ. ५, १, ९; २, १; शां. २, ९, ८; ३०,

† अचः कर्तरि यकी (पा. ६, १, १९५;) त्याद्युदात्तत्वम् । ‡ 'पञ्च' इति स्वररहितो सुपा. प्रामादिकः ।



१०<sup>३</sup>; शा. १,५,४,११;१६;४,१,  
१,१६;७,५,२,४०;६२<sup>३</sup>; तां. २,  
४,२; ७,७;१९, २,५;—ञ्वभिः  
ऐ. १, १२; ४, १९<sup>३</sup>; शां. ६,७;  
शांआ. १२,८; शा. २, १,४,१४;  
३,१,२,१७;४,५;२,३,१२-१४:  
३,३,५; ४,१, १४; ९,४, ११<sup>१</sup>;  
४,३,३, ४; ५; ८, ४,३, ५; ९,  
२,३,४७; १०,४,३,१९; ११,१,  
२,९; तै. १,१,५,२; ३; २,४,२;  
तैआ. ६,५,३; तां. २,५,३; ११,  
२;१६,२; ३, १,१<sup>३</sup>; ३<sup>३</sup>; २,१<sup>४</sup>;  
४,१<sup>३</sup>; ३<sup>३</sup>; ५,१; ६, १<sup>३</sup>;७,१<sup>३</sup>;  
७, ३,२; ९,३,३; ष. ३,२; ५,  
३-१२; गो. १, १,१०<sup>३</sup>; २,२१:  
२, ३,१६; ४,४; ७; ११; १२<sup>३</sup>;  
१८;—ञ्वभ्यः शा. ४, ५,८,१६;  
तां. २,४,१<sup>३</sup>; ५,१;६,१; ७,१<sup>३</sup>;  
११,१; १२,१; १३, १<sup>३</sup>; १५,१:  
१६,१; जै. ६; ष. २, ३; ३,२<sup>३</sup>;  
गो. २, ४, १२;—ञ्वसु ऐ. ६,  
१८; शा. १३, ५,२, १५; तैआ.  
७,३,१; तां. ४,४,१; जै. १३७;  
गो. १,२,२१; ५,१०; २,५,१५:  
—ञ्वानाम् शा. ६, २,२,३१;१२,  
३,३,३; नां. १५,७,६.  
पञ्च-कपाल-लः शां. १, ३; १८,  
१४; शा. ४, ५,१,१४; तां. २१,  
१०,२३;—लम् शा. २,२,३,१४:  
४,५,१,१३; का. १,२,३,१२.  
पञ्च-कर्ण-र्णः तैआ. १, ७,२.  
पञ्च-कल-म् ष. ४,६<sup>३</sup>;  
पञ्च-कुत्वस्(ः)|| ऐआ. २, ३, ४<sup>५</sup>;  
शां. २,१; तै. २, ३, ६, २; गो.  
२,२,३;४,४.  
पञ्च-क्षिति-त्तीनाम् शां.२३,२.  
पञ्च-गृहीत-त्तम् शा. ३, ५,२,१;  
६,३,६; ९,२,१,१; २,१;५; तै.  
१, ६,३,२;—तेन शा. ७, २, ३,

४-६; ९; ४, १, ३२; ३४;  
९, २,१,३;७<sup>३</sup>;३,२,२;४,१,१३.  
पञ्च-चत्वारिंशत्-त्त शा. १०, १,  
२,९<sup>३</sup>.  
पञ्च-चत्वारिंशद्दि(त्सद्-)-ष्टक-  
काम् शा. १०,४,२,१४.  
पञ्च-चितिक-कः शा.६,३,१,२५;  
५,१,१२;८,१,१५; ७,१,१,३२;  
२,३,४:९;४,१,३४;८,६,३,१२;  
७,४,९; ९, २,१,१०: ३,४१;४,  
२,२४;२६; ३,३; ४, १४;—का:  
शा. ९,५,१,५३.  
पञ्च-चूड-ढाः शा. ८,६,१, ११<sup>४</sup>;  
१२;१३<sup>३</sup>;१४<sup>३</sup>;१५; ९,५,१,३६;  
१०,४,३,१८;५,४,१५.  
पञ्च-जन-नाः ऐ. ३, ३१<sup>३</sup>;  
४,२७; शा. १४,७,२,१९; तैआ.  
१,१३,२; जैड. १, १३,२,४;७;  
—नान् तै. ३,३,११,३;—नानाम्  
ऐ. ३,३१<sup>३</sup>; तै. १,३,९,३.  
पञ्च-जनीन-नाः तै. १, ३,  
९,३.  
पञ्चजनी(य→)या-यया ऐ.  
३,३१.  
पञ्च-त्रिंशत्-त्त शा.९,१,१,४३<sup>३</sup>;  
३,३,१८<sup>३</sup>; तां. २४,५,२.  
पञ्चत्रिंश-शः शा. ७, १, २,  
२२;—शम् शा. ९,१,१, ४३;३,  
३,१८.  
पञ्चत्रिंशी-शी शा. १०, ५,४,  
१५.  
पञ्च-दशम्-श ऐ. ३, ४०<sup>३</sup>;४१<sup>३</sup>;  
४,१२<sup>३</sup>; ५,४; ऐआ. ५,२,२;४;  
शां. ३,२<sup>३</sup>; ७,२; ८,८; २४,९<sup>३</sup>;  
२<sup>५</sup>,८; २७,३<sup>३</sup>; शा. १, ३,५,७;  
८: ३,५,१,२; ३; ९,३, ३४;७;  
२,४,१२;५,२,४१; ८,२,३,१४:  
४,१,१०<sup>३</sup>; १०,४,२, १३; १७<sup>३</sup>;  
१८<sup>३</sup>;२७<sup>३</sup>;३०<sup>३</sup>;३,१४;११,१,२,

१०;११: १३;२,१, ५;६<sup>३</sup>; ४,३,  
१९: १२, ३, २,५<sup>३</sup>; १३, २,२,  
१०; ४,१,१३; २,७; ५,१, १३;  
१७; १४, ४,३, २२; २३; तै.  
३,३, ७, १<sup>३</sup>; ९, ११, २; तैआ.  
६, ५, २; तां. ४, २, ८<sup>३</sup>; ९<sup>३</sup>;  
१९,४,११:२२,२,१;१५,१;२३,  
९,५; २५,१,८:६,३; जै. १४०;  
१४५;ष.४;गो.१,१,५<sup>३</sup>;श-श  
शा. १३, २,२, ११;—शुभिः ऐ.  
७,१६; शा.७,२, ४,२५;८,४,३,  
१०;तां.९,३,३;—शम्यः तां.३,७,  
१: ९, १<sup>३</sup>; १०, १<sup>३</sup>; ११, १<sup>३</sup>;  
—शानाम् शा. १, ३,५,९; ११,१,  
२,१०;११;२,१,६.  
पञ्चदश-शः ऐ. ३, १७<sup>३</sup>; ४,  
३१;७,२३<sup>३</sup>; ८,३;४<sup>३</sup>; ऐआ. ५,  
२,२; शां. ३, २; ७,२; १<sup>५</sup>,४;  
२२,२; शा. १,३, ५,७; ३,६,४;  
२५;४,३,३,४<sup>३</sup>; ५,४,१,४;६,२,  
२,९; ७,२,४,१२; ५,२,४१;८,  
१,१,८;२,३,१४; ४,१, १०<sup>३</sup>;२,  
४;५,१, १०; ६,१,६; १०,२,३,  
५; १२,२,२,१२; ४,१०<sup>३</sup>; ३,१,  
६; १३,२,२, १०;११; ४,१,१३;  
५,१,१७;४,९; तै. १, २,६, ३;  
४,५,१,५, १०,५; ११, १;२,२,  
३,१; ७,२; तां. २, ४,२; ५,१,  
१४;६,१,८;२,२;३,१५; १०,२,  
६; ११,६, १०; ११;११, १४<sup>३</sup>;  
१६,१,४;२,५; ४,१२;१३; १७,  
५,६;१९,४,११; १०,६; ११,३;  
१६,१; ४<sup>३</sup>;७; १७,२;३; १८,३;  
२०,१,१; ५,१; १०,१; १३, १;  
२१,८,१;१०,१; ११,१; १२,१;  
१३,१;१४,१<sup>३</sup>;२२,७,१; १४,१;  
२३,१०,३;२<sup>५</sup>,१,१<sup>३</sup>; जै. १३१;  
१६८; ष. ३,४;११<sup>३</sup>; गो. १, ५,  
१; ३<sup>३</sup>: १५;—शम् ऐ. ७, २,४;

† 'पु' इति मुपा. स्वरदिचन्त्यः । लक्षणविरोधात् पा. ६, १,१८० द्र. । || 'कुत्वस्' इत्यत्र टि. द्र.  
† क्र. १,८९,१०; द्र. ।

ऐआ. २, ३, ४; शां. ८, ८; २२,  
२; श. ५, ५, ३, ३; ४: ८, १, १, ८;  
४, ३, १०; १०, १, २, ७; १२, २, ४,  
१०; तै. ३, ९, ११, २; तां. २, ५,  
३; ११, २; १६, २; ६, १, ८; ११, ११,  
८; १६, २, ५; ७; २०, २, ३; ३, १;  
४, १; ६, १; ८, १; ९, १; १४, १;  
२१, ७, १; ८, १; १०, ३; ४; ११, १;  
१३, १; २५, ११, १; ४; जै. ८;  
१४५; १५७; १६८; ष. ३, ३;  
गो. १, १, १८; ५, ३; १७; -शास्य  
तै. १, ५, १०, २; ५; तां. २, ४,  
१; २; ६, १; १०, १, ४; ६, २;  
-शा: ऐ. ३, ४१; तै. ३, ११, २,  
२; १२, ९, ८; तां. २२, १५, ४;  
२४, ११, १; १५, ४; २५, १, १; ६,  
१; ३; ७, १; ८, १; १८, १; -शात्  
ऐ. ७, २३; शांआ. ३, २; श. ५,  
५, ३, ४; ८, १; १, ८; -शान् गो.  
१, १, ५; -शानि ऐआ. १, ३, ८;  
श. १३, ५, ३, १०; १९, ११, २;  
१४, ५; १६, ७; २०, १, १; ३; ३,  
१; ५, १; ७, १; ११, २; २१, ६, १;  
९, १; १०, २; २४, १५, १; जै ९१;  
-शे श. १०, ४, २, १७; तै. २,  
६, १९, १; १९, १५, ३; २१, १३,  
१; -शेन ऐ. ३, ४२; ८, १२; १७;  
शां. ८, ८; श. ७, २, ४, १२; ८,  
४, २, ४; ५, १, १०; ६, १, ६; तै.  
१५, १०, २; ४; ५; २, ७, १४,  
२; ३, ५, १, १; तां. ५, ६, ७; २०,  
३, २; १०, १; २५, ३, १; ४, १; जै.  
१३१; १४०; गो. १, ५, २५;  
-शेषु तै. ३, ११, २, २; -शै:  
जै. १६०; -शौ श. ८, ४, ४, ६;  
तां. ५, १, ११; १९, १०, ६; २२,  
५, २; ७; ७, ८; २५, १, १; ६.  
पञ्च-दशी- शी श. १३, ५, ३,  
१०; ४, ९; १०; २०; तां. २०, १, १;  
२, १; ३, १; ४, १; ५, १; ६, १; ७, १;

८, १; ९, १; ११, २; १४, १; २१,  
६, १; ८, ६; ९, १; १०, ४; ११, १;  
जै. १५२; -शीम् तै. ३, ७, ४, ३;  
प. ४, ६; -श्याम् तै. १, ५,  
१०, ५.  
पञ्चदश-कपाल- -म् तै. ३, १,  
६, १.  
पञ्चदश-त्रिवृत्- -त्, -तौ तां.  
२५, १, १.  
पञ्चदश-पद- -द्, -द्म् शां.  
३, २.  
पञ्चदश(-शऽङ्क-)र्च- -म् ऐ. ८,  
३; शां. १२, १; २; १५, ४; श.  
११, ५, १, १०.  
पञ्चदश-त्र(त्←)ती-तीम्याम्  
श. ८, ४, ४, ७; -तीम् श. ८, ४,  
४, १; २; -त्याम् श. ८, ४, ४, २;  
३; -त्यौ. श. ८, ४, ४, ६; ७.  
पञ्चदश-सप्त-दश- -शयो: श.  
१०, १, २, ८; -शौ श. १०, १,  
२, ७; तां. ५, १, १०; १२; १६,  
१, ६.  
पञ्चदश-स्तोत्र,त्रा- -त्रम् ऐ. ४,  
६; गो. २, ५, ३; -त्रा ऐ. ४, ६;  
गो. २, ५, ३; -त्राणि तां. १९,  
१६, ७; -त्रे ऐ. ४, ६; गो. २,  
५, ३.  
पञ्च-दशा(-शऽअ-)क्षर- -म् तां.  
१२, १३, २७; २९; जै. ७४.  
पञ्चदशा(-शऽअ-)रति- -म् श.  
३, ६, ४, २५.  
पञ्चदशिनू- -शिन:, -शिभि: श.  
१३, २, ५, १.  
पञ्चदशिनी- -न्यौ तां. ३, ९, २.  
पञ्च-धा श. ५, २, ४, ४; ८; तै. १,  
२, १, २७; ५, ९, ८; २, २, ११, ४;  
तैआ. ३, ११, ५; १०, ६३, १; गो.  
२, २, २; ३; ६, ८.  
पञ्चधा-विहित- -त्: ऐ. २, १४;  
६, २९; श. ९, २, २, ५; -त्तम् श.

९, २, २, ५.  
पञ्च-निधन- -न्म् तां. ५, २, १०;  
१३; १२, ४, ५; ८; आ. २, १, ३; ७,  
६; जैआ. २, १६, ११; -नेन सा.  
३, ५, ६.  
पञ्च-पञ्चाशत्- -त् शां. २७, ३;  
श. ६, २, २, ३६; -त्: तै. ३,  
१२, ९, ८; तां. २५, १८, १; -त्तम्  
ऐ. ८, २३; श. १३, ५, ४, ११.  
पञ्च-पञ्चिन्- -ञ्ची तै. १, ५,  
९, ८.  
पञ्चपञ्चिनी- -नी तां. २, ४, १.  
पञ्च-पद- -द्म् ऐ. ५, ६; ८.  
पञ्च-पदा(←पाद्)- -द्वा ऐ.  
५, १८-२१; ६, २०; ऐआ. १,  
३, ८; शां. १, ३; ४; १३, २;  
१८, १४; १९, ४; ७; श. ४, २, ५,  
२१; २२; २, २, ४१; तैआ. १,  
२५, ३; तां. १२, १, ९; ४, ६; १३,  
४, २; १४, ७, ७; दै. ३, १३; गो.  
१, ३, १०; ४, २४; २, ४, ४; -दा:  
ऐ. ५, १०; श. २, २, ३, १४; ४,  
५, १, १३; १४; का. १, २, ३, १२;  
गो. २, ६, १०; -दाम् गो. १, ३, ८.  
पञ्च-पाद्- -दे प. ५, १२.  
पञ्च-पुत्र- -त्र: जैउ. २, २, ३, ६.  
पञ्च-प्रादे(श→)शा- -शा, -शाम्  
श. ६, ५, २, १०.  
पञ्च-विल- -ल: श. ५, ५, १, १.  
पञ्चम- -म: ऐ. ४, १५; शां.  
१२, ८; श. ५, ४, ३, १७; ८, ५, ४,  
७; ११, २, ६, ४; ७, १०; तै. ३, ७,  
७, १३; तैआ. ८, ८, १; तां. २४,  
२०, १; २५, १, १; २, १; सा. १, १,  
८; प. १, २; गो. १, २, ४; -मम्  
ऐ. १, ६; ४, १६; ५, ६; ७, १५;  
शां. ६, ६; २१, १; ३; २३, २; ४;  
२६, १२; १६; २३, १; २९, ५;  
३०, ३; श. १, ७, २, ७; ३, १, ४,  
२; ४, २, ५, २१; ५, ९, ३; ५, ४, ४,

१३; ११, २, ७, ११; १२, २, ४, ६; १३, ६, १, १०; ११; ७, १, ७; तै. १, १, १०, ३; ६, २, ६; २, १, २, ४; ३, ४, ३, ४; ११, ३; तां. १२, ११, १९; १३, ४, १६; ५, १०; ९, ९; आ. १, २, ३, ६; ५, ५, ७; ५, ६, ६; २, ७, १; २, ५; -मस्य ऐ. ५, ६<sup>०</sup>; ७<sup>३</sup>; ८<sup>०</sup>; १०; शां. १२, १०; २१, ३; २३, १-३; तां. १०, ६, ५; ७, २; ८, १; ९, १; १०, १; ११, १; १३, १, १; ५, ९; गो. २, ६, १०; -मा: तै. ३, ११, २, १; -मात् तै. २, ७, ११, ३; ष. ५, १०; -मे ऐ. ५, ६<sup>३</sup>; ७<sup>३</sup>; ८<sup>३</sup>; ६, १९; शां. २९, ५, ३०, ३; श. १, ५, ४, १६; १३, ४, ३, ९; तै. १, २, २, ३; ८, १, १; तैआ. ५, १२, १; तां. १३, ३, १०; गो. २, ६, १; -मेन शां. २१, ३; २३, ३; श. १, ६, १, १०; १३: ६, ८, १, १५; ७, १, २, १७; तां. १०, १२, १; सा. ३, २, ५; -मेषु तै. ३, ११, २, १.  
 पञ्चमी-मी ऐवा. २, ३, ३; ४; शां. ६, १; श. ६, १, २, ३०; २, १, २०; ८, ३, २, १३; ५, १, १२, २, ७-१०; ४, ७; ७, १, ७; ८; ४, १६; १०, १, ५, ३; २, ३, ५; ४, ३, १९<sup>३</sup>; ५, ३; ११, २, ७, ६; १३, ५, २, १; तै. २, ३, ७, २; तां. १६, ५, ७; १८; ष. २, २<sup>३</sup>; -मीभ्याम् जै. १६२; -मीम् शां. ७, ४<sup>३</sup>; श. ३, १, ४, १६; ६, २, ३, १०; ८, २, १, ९; ५, १, १; २; ६, ३, १; ७, १, २, १; ३, १४; ४, १६; १०, १, ३, ७; ४, ६; २, १, ९; १३, ५, ४, २, ७; तै. ३, १२, २, ९; ४, ७; ष. २, १; ४, ६; -स्य: श. ८, ५, ३, ५; -म्या: ष. २, २; -म्याम् श. १, ४, ३, १५; -स्यै श. ८, ६, ३, १; ९, ५, १, ३, ६; १०, १, १, ७; २, ५, १, ३.

पञ्चमास्य(←पञ्च-मास)-स्यानि ऐ. ४, २, २.  
 पञ्च-मुख-ख: -खम् शांवा. ४, ९.  
 पञ्च-मेनि(√मी)-नि: ऐ. ८, २, ४; २५.  
 पञ्च-रश्मि-म् तै. २, ८, १, ५.  
 पञ्च-रात्र-त्र: श. १३, ६, १, ७; ९; तां. २१, १३, ६; -त्रम् श. १३, ६, १, १; -त्रे तां. २१, १५, ५; -त्रेण सा. २, ५, ६.  
 पञ्च(ञ्चञ्च-)-र्च-र्च: तां. १२, १, ९; १४, ७, ७; -र्चम् ऐ. ६, २०; ऐवा. १, ३, ८; शां. २५, ८; २६, १०; गो. २, ६, २; -र्चान् गो. १, १, ५; ८; -र्चे शां. ८, ६; २४, २; २९, ३; -र्चेन ष. २, ४.  
 पञ्च-वर्ष-र्षात् तां. २१, १४, ७.  
 पञ्च-वाजसु-जा: जै. २०२<sup>३</sup>.  
 पञ्च-वातीय-म् श. ५, २, ४, ४; ९.  
 पञ्च-विंशत्-त्तम् ऐवा ५, १, १.  
 पञ्च-विंशति-ति: ऐवा. १, १, २<sup>३</sup>; ४<sup>३</sup>; २, २<sup>३</sup>; ३, ५<sup>३</sup>; ८<sup>३</sup>; २, ३, ६; शां. २५, ७; शांवा. १, ४; श. ७, ३, १, ४३; ९, १, १, ४४; ३, ३, १९; १०, १, २, ८; ९; २, ६, १४; १३, ५, ४, ८; तां. २५, ८, १<sup>३</sup>; -स्या श. ८, ४, ३, १५.  
 पञ्च-विंशत्य(तिञ्च-)-क्ष(र→)रा-रा शां. १७, १.  
 पञ्चविंशत्य(तिञ्च-)-च-म् शांवा. १, २.  
 पञ्चविंश-श: ऐवा. १, १, २<sup>३</sup>; ४<sup>३</sup>; ३, ५<sup>३</sup>; ८<sup>३</sup>; शां. १७, १; शांवा. १, १<sup>३</sup>; २, १<sup>३</sup>; श. १२, २, ३, ३; तै. १, २, ६, १; ४; तां. १०, ३, ४; १६, ७, १; ५; २३, २१, ३; श. ८, ४, १, १९<sup>३</sup>; २, ८; ३, १५; ९, १, १, ४४; ३, ३, १९; १०, १, २, ८; ९; -शम् ऐवा. १, १, २<sup>३</sup>; ४<sup>३</sup>; ३, ५<sup>३</sup>; ८<sup>३</sup>; २, ३, ४; शां. ८, ६; श. ४, ४,

६, १, १३; ६, ७, २, ६; ७, ३, १, ४३; तै. १, २, ६, २; तां. ४, १०, ५; २५, १, १; जै. १६७; -शस्य ऐवा. ५, १, ५; -शा: तै. ३, ११, २, ३; -शानि ऐवा. १, २, २; -शेन श. ८, ४, २, ८; -शेषु तै. ३, ११, २, ३; -शै: ऐ. ८, १४<sup>३</sup>; १९<sup>६</sup>.  
 पञ्चविंश-श्री तां. ४, १०, ७.  
 पञ्चविंशिन्-शि जै. १६७<sup>३</sup>.  
 पञ्च-विध, धा-घ: ऐवा. २, ३, ३<sup>३</sup>; -घम् ऐवा. २, ३, १<sup>३</sup>; ४; ६; ८; शां. ३, ४; ७, ८; श. १३, ६, १, ७<sup>३</sup>; तां. ५, २, ७; -धा ऐवा. २, ३, ४; -धानि श. १०, २, ६, १६;  
 पञ्च-वीर्य-म् ऐ. १, ६.  
 पञ्च-व्यायामे-मे ऐवा. ५, १, ३.  
 पञ्च-शराव-म् तै. ३, ७, १, ८.  
 पञ्चशरदीय(←पञ्चऽशरद्)-य: तै. २, ७, १०, २; ११, ३; तां. २१, १४, १; -यम्, -येन तै. २, ७, १०, १.  
 पञ्च-सामन्-सा श. ४, ३, ३, ४.  
 पञ्च-हविसु-यम् शां. १९, ४<sup>३</sup>.  
 पञ्च-हृत्-त: १, -त्तम् तै. २, ३, ११, ३.  
 पञ्च-होतृ-ता तै. २, २, ३, २; ६; ८, २; ३, १, १; ३; ६. ४; ११, ३; तैआ. ३, ७, २; ११, ३; तां. २५, ४, २; -तार: तै. २, ३, ५, २; -तारम् तै. २, २, २, २; ३; ३, ६<sup>३</sup>; ४, ४; ८, ३; ११, २<sup>३</sup>; ३, ७, २; १०, २; ४; ३, १२, ५, ५; -तु: तै. २, २, ११, ३; ६; -तृणाम् तै. २, २, ५, ६; ३, १२, ५, २; -त्रा तै. २, २, ४, ४; ८, २; ४.  
 पञ्चहोतृ-त्वा-म् तै. ३, १२, ५, १; २.  
 पञ्चा(ञ्चञ्च-)-क्षर, रा-रम् श. ६२, ३, ३, ३; गो. १, ३, १०;

२,३,१०<sup>३</sup>; -रा तै. २, ७, १०,  
२; -रान् ऐ. ४, ४<sup>३</sup>; -रेण ऐ. ३,  
१२<sup>३</sup>; तां. ७, ७, ३; १२, १२, २९;  
जै. ७४; गो. २, ३, १०<sup>३</sup>.  
पञ्चा(ञ्चऽअ-)ङ्गुलि- -लयः ऐआ.  
१, २, २.  
पञ्चा(ञ्चऽआ-)स्मन्- -त्मा तैआ.  
१०, ६३, १.  
पञ्चा(ञ्चऽअ-)नुगान- -म् आ.  
२, १४, ७; १९, १; २०; १.  
पञ्चा(ञ्चऽअ-)र- -म् तैआ. ३,  
११, ८.  
पञ्चा(ञ्चऽअ-)रत्नि- -सिः शां.  
१०, १; -विम् शा. ३, ६, ४, १८<sup>३</sup>.  
पञ्चाल- -लाः जै. ९२; ९४; १३३<sup>३</sup>;  
-लान् श. १३, ५, ४, ७; -लानाम्  
शा. १३, ५, ४, ८; १४, ९, १, १; जै.  
१२४; -लेषु जै. १३७; १५३.  
पञ्चाल-चण्ड- -ण्डः शांआ. ७,  
१९; गो. १, १, २७.  
पञ्चा(ञ्चऽअ-)वत्त,त्ता- -त्तम्<sup>३</sup>,  
-त्तस्य शा. १, ७, २, ८; -त्ता  
ऐ. २, १४<sup>३</sup>; शा. १, ८, १; १२<sup>३</sup>;  
११, ७, ४, ४<sup>३</sup>.  
पञ्चावत्तीय- -म् तै. १, ७, १, ५.  
पञ्चा(ञ्चऽअ-)वि- -वयः शा. ८, २,  
४, १३; -विः शा. ८, २, ४, १३; तै.  
२, ६, १८, २; -विम् शा. ८, २, ४,  
१३; तै. २, ६, १७, ३.  
पञ्चाशत्- -त् ऐ. ७, १८<sup>३</sup>; शां.  
१८, ३<sup>३</sup>; २५, ७, ८; शा. १०, २,  
४, ८<sup>३</sup>; ६, ११; १२; ४, ३, १४; तां.  
१७, १३, ५; -त्तम् तै. २; ७, ५,  
३; -त्ता ऐ. ७; १८.  
पञ्चाशच्छ(न्तऽश-)त- -म् तां.  
१७, १३, १३.  
पञ्चाह(ञ्चऽअहन्)- -हः शा. १२,  
२, २, १२; तां. २१, १३, ९; २२, ३,  
१; ६; ७, १; ३; १३; १; ३; १६; १; २;

२३, ११, १; ३; १८, १; २५, १; २४;  
१, १; ५, १; गो. १, ५, १; -हाः  
तां. २४, १, १; ३, १<sup>३</sup>; -हान् तां.  
२४, १, ४; -हेभ्यः तां. २४, १, ५.  
पञ्चाह-विध- -धाः तां. २३,  
११, २.  
पञ्चा(ञ्चऽआ-)हाव,वा- -वम्  
शां. ३०, १०; -वां शां. ३०, ११;  
-वानि शां. २९, ८.  
पञ्चा(ञ्चऽआ-)ङ्गुति- -तीः शां.  
७, ४.  
पञ्चि(न्-→)नी- -नी दै. ३,  
१३; -न्यै ऐ. ३, ३१.  
पञ्चे(ञ्चऽइ-)ष्टक- -कः शा. ६, १,  
२, ३०<sup>३</sup>; २, १, २<sup>३</sup>.  
पट्टर- -रः तैआ. १; २, ३; ७, १; -रस्य  
तैआ. १, १६, १.  
पट्टरिन्- -री तैआ. ३, ११, ८.  
पट्टल- -म् ऐ. १, २१.  
√पट्,पठन्ति तैआ. १०, ४८, १; ४९,  
१; ५०, १.  
प(द्-→)ङ्-विंश- -शः सं. १, ३, १०.  
पुङ्-वीश- -शः तै. १, ६, १०, ३.  
पुङ्गीश-शङ्कु- -ङ्गून् शांआ. ९,  
७; शा. १४, ९, २, १३.  
√पण्,पणते,पगते शा. ३, ३, ३, १;  
५; पगन्ते शा. ३, ३, ३, ४<sup>३</sup>;  
पणध्वम् ऐ. १, २७.  
पणायन्ति जै. ३, ३, ३, ३; पगा-  
यसि जै. २०४.  
पणत्- -न् जै. २०३.  
पुगन- -नस्य शा. ३, ३, २, १९.  
पणाय- -य्याः शां. १४, २, १, १५;  
-य्याः जै. १५७; जै. १, १२,  
४, ५.  
पणाय-तर- -राऽइव जै. १५६.  
पणाय-त्ता- -म् जै. १३८.  
पणि- -णयः शा. १३; ८, २, ३;  
-णिभिः शा. १, ८, ३, २२; तै. ३,

३, ९, ६; -णिम् तै. २, ८, ७, १०;  
-णीन् शा. १३, ८, २, ३.  
पण्य- -म् शा. ३, ३, ३, १; ४.  
पण्यमान- -नः शा. १२, ६, १, १०.  
पण्डित,ता(√पण्ड्)- -तः शा. १४,  
६, ४, १; ९, ४, १७; -ता शा. १४,  
९, ४, १६.  
√१पर्ता,पतति शां. २६, ४; शा. १४,  
७, १, २०; तैआ. ६, ५, ३; तां. ५,  
१, १२; जै. ४, १०, १, १; गो.  
२, २, १५<sup>३</sup>; पतन्ति शा. १, ५, ४,  
५; ४, १, २, २६<sup>३</sup>; तां. १९, १०, ३;  
प. ५, ९; पतन्तिऽइव गो. २, १,  
८; पतसि तैआ. ४, ३५, १; पपात  
शांआ. ४, १४; शा. १, ४, ५, १२;  
७, ३, १९; ३, ६, २, ७; ८, २, १७;  
३, १२; १४, १, १, १०; पत्स्यति  
ऐआ. २, १, ४; पतिष्यति तै. ३,  
२, ९, ५; पतिष्यामि तैआ. १०,  
९, १; पतन्तु शांआ. १२, ३; पत  
शा. ३, ६, २, ६; ६, ७, २, ६; पुताव  
शा. ३, ६, २, ६; अपतन्तु शा. १, ७,  
१, १; ३, ८, २, १७; ४, ५, १०, ३;  
१४, १, १, १०; तै. १, २, १, ६;  
अपतत् शा. ४, ३, २, ७<sup>३</sup>; ५, १०, ३;  
तै. १, ५, १०, ३; तां. १२, ९, ४;  
१८, ९, १; २१, १४, ५; गो. २, २,  
१५; अपतन् शा. ९, १, १, ६;  
पतेत् जै. ३४; पतेसं शा. ९, ४,  
४, ४; अपत् शा. १, २, ४, १८;  
पसत् शा. १, २, ४, १९<sup>३</sup>; अप-  
त्सत् ऐ. ७, १४; पप्तः शा. १, २,  
४, १८<sup>३</sup>; का. २, २, २, १०<sup>३</sup>; ११.  
पत्तयन्ति तैआ. ६, ६, २; पातया-  
मसि सं. २, ७, ४; अपातयत् शा.  
१४, ४, २, ५; पातयेत् शा. ३, ६,  
४, १२.  
पिपतिपाञ्चकार का. २, २, २,  
१०; अपिपतिपत् शा. १, २, ४, १८.

†√१पत्(भ्वा.) पतने; √२पत् (दिवा.) ऐश्वर्ये (निघ. २, २१) इति विधेको द्र. । ष-वी- इति मुपा.  
स्वरश्चिन्त्यः । ‡'पसः' इति य. १, २६; का. च. ।

पतन्- -त्त् जै. ३४; -ततः श. १०, २, १, ६; -तन्त्तइव जैड. ३, ६, ७, २; -तन्तम् ऐ. १, २, २; शां. ८, ५; ७; तै. २, ५, ८, ५; तैआ. ६, ३, १; ष. ४, ७, १; गो. १, २, ९.  
 पतन्ती- -न्ती ऐ. ३, २७.  
 पतङ्ग(त्/गम्)- ङ्गः शां. ८, ४; २, ५, ८; शांआ. ३, २; तैआ. १, ७, १; ३, ११, ८; ११; जैड. ३, ६, २, ३; ७, २; ८, १; २; -ङ्गम् ऐ. १, १९; शां. ८, ४; २, ५, ७; तैआ. ३, ११, १०; जैड. ३, ६, ७, १; २; -ङ्गस्य तैआ. १, १६, १; -ङ्गाः श. १४, ९, १, १९६; तै. २, ५, ८, ४; -ङ्गाय श. २, १, ४, २९; का. १, १, ४, २६; -ङ्गैः तैआ. १, १०, ३.  
 पतन्चल(त्/चल्)- लः श. १४, ६, ७, २; ३; -लम् श. १४, ६, ७, २; ३; ४; -लस्य श. १४, ६, ३, १६; ७, १.  
 पतन्न- -न्नैः तैआ. १०, १, ३.  
 पतन्निन्- -न्नि ऐआ. २, ६, १; -न्निणम् श. १२, ७, ३, २१; तै. २, ६, १, ५; -न्निभिः तै. २, ८, ७, ९; -न्निगौ श. ९, ४, ४, ४; -न्नी तै. २, ७, १६, १; तां. १, ७, ५.  
 पतन- -नाय ऐआ. ५, १, ६.  
 पतित- -ते गो. २, २, १५.  
 पतित्वन- -नाय जै. १८६.  
 पतिस्त्वा ऐ. ३, २५; २६; श. १, २, ४, १; ७, १, १; ३, १९; ३, १, ३, ११; ३, ४, १०; १४, १, १, १०; का. २, २, २, १; तां. ७, ५, ६; जै. १७; १२८; २०१; जैड. ३, १, ५, ३.  
 पतिष्य(त्-→)न्ती- -म् ऐआ. ५, १, ५.  
 पतीयस्- -यः तां. ५, १, १२.  
 पत्सम्- -सम् श. ११, ५, ९, ८; तां. १, ७, २.  
 पत्य- -त्याय तै. १, ४, ४, ९.

पत्यमान- -नः तै. २, ८, १, २; -नम् शां. २३, ३.  
 पत्र- -त्रम् श. १४, ६, ३, २; तै. २, ६, ४, ३; -त्राणि ऐआ. १, ४, २; श. ९, २, ३, ९; १०, २, १, १; ४, ५, २; -त्रे श. १२, ७, २, १५; -त्रैः सा. ३, ३, ५.  
 पत्रनाडी- -ड्याम् जै. १९७.  
 पत्वन्- -त्वा श. ६, ४, ४, ७; १३, १, ६, २; तै. ३, ८, ९, ३.  
 पत्ति- -म् तां. १२, ९, ४.  
 पातयित्वा जै. ११०.  
 २/पत्, पत्येते श. ४, ५, ७, ७; तै. २, ८, ४, ५; ष. १, ५.  
 पति- -तयः ऐ. ३, २३; ४, ११; ५, १२; शांआ. १२, २; ७; श. २, ६, २, १४; ५, ४, २, ९; का. १, ६, २, ७; तै. १, ४, ८, २; २, ८, १, ३; ३, १, १, ५; ५, ७, २; ११, २, ४; ३, १; ५, ३; मं. २, ५, ८; ष. १, ६; ४, ७; -तयः तै. ३, ११, ४, २; -तये श. १, ३, ३, १७; ४, २, ४; ५, १, १०; ५, २, १, २; ९, १, १, १८; तै. ३, १०, ७, १; जै. १२१; -तिः ऐ. १, २२; ३०; २, ५; ३, २२; ४७; ४८; ४, २९; ५, १; १२; १६; २०; २१; २५; ७, १३; ऐआ. १, २, १; ३, १, ६; ४, १, १; ५, २, १; शां. ८, ५; ७; ९, ५; १५, २; २०, ४; २२, ४; २६, १६; २७, ५; शांआ. ७, १७; श. १, ३, ३, १७; ७, ३, ८; २, ३, ४, ११; ३, ३, ४, १४; ४, १, २२; ५, ३, २, ९; ४, १०; ४, ४, २२; ६, १, ३, ७; ८; ७, ४, १, १९; ५, १, ९; ८, १, ३, ५; ४, ३, ५; ७; ६, ३, २०; ९, १, १, १८; २, ३, ४, २; ४, १, १६; १२, ८, २, ६; १४, १, २, ११; १५; ३, २, ५; ३; २, २, १, ४, १, २, ३; २, ५, ४, ५; २.

७, ३, ६; का. १, ४, १, ९; तै. १, ७, ५, १; २, ४, २, ९; ६, ९, १; ८, १, ३; ४, २; ५, १; २; ३, १, १, ३; ७, ५, ७, १; ४; ७, ६, १; १२, ९, ६; तैआ. १, १०, १; ४, २, २; ७, ४; ७, २, ६; ६, ८; १०, २, ३, १; तां. ९, ९, १२; १६, ५, ८; १८; जै. ११७; १२१; १३८; १५१; १८६; २०५; जैड. २, १, २, ५; मं. १, २, २; गो. २; ४, ९; -तिम्यः श. २, ६, २, १४; ४, ३, ५, २०; का. १, ६, २, ७; तै. ३, ६, २, २; ३, ३; -तिम् ऐ. ४, ३, १, ५, १८; ८, २०; ऐआ. १, ३, ५; ५, १, ६; शां. २०, ३; श. १, ९, २, १४; ४, १, ५, १०; ११; ५, ३, ३, ९; ४, १०; ८, १, ३, ५; ७, ३, ७; तै. २, ६, १०, ४; ११, २; ९; १७, ६; २०, ४; ३, १५, ५; १६, ३; ८, १, ३; ५, ३; ९, ७; तैआ. १०, ११, १; जै. १३८; जैड. १, १८, १, ५; मं. १, २, १९; -ती तै. २, ८, ९, १; तैआ. १, १०, १; तां. ६, १०, १४; -ते ऐ. १, २०; २२; ४, ३; ५, ६; १८; ७, ९; ऐआ. १, २, १; ४, १, १; शां. ८, ५; ९, ५; २०, ३; २३, ७; श. ९, १, १, २४; ४, १, १६; १४, १, ४, ११; का. १, ४, १, २५; तै. २, ८, ५, १; २; ३, ७, ६, १; ११, ४, १; २; तैआ. १, ११, १; ४, २, १; ७, ३; ५, २, ६; ६, ७; १०, १, ११; तां. १, २, ८; १२, ५, ७; -तेः का. १, ४, १, २६; तै. २, ८, ५, २; -त्या श. १४, ९, ४, १८; तै. ३, ३, १०, २; ७, ५, ११; मं. १, २, १६; -त्युः श. १४, ५, ४, ५; ७, ३, ६; तैआ. ६, १, ३; मं. १, ५, ५; -त्ये श. ९, २, ३, ४२; मं. १, ३, ११; -त्यौ ऐ. ३, २२.  
 पत्नी- -नयः तै. १, १, ३, ८; ३,

९,४,७; ८; तैआ. ३, ९,२; जै.  
 ३५; -त्निभिः तै. २, ३,१०, २;  
 ४; -त्निय्या तै. ३,२,३,२; ४,२;  
 ९,११; -त्नियै तै. १,३,७,३; ६,  
 ९,१०; २,१,३,१; ३,३,३,२; १०,  
 ३; ७,२,६; तैआ. ५, ६,९; -त्नी  
 ऐ. ३, २३; २४; ३७; ७, १०;  
 शां. ३, ९; ७, ९; १५, ४; १६, ७;  
 शा. १, ३, १, १५; १७; १८; २०;  
 २१; ९, २, ३; १४; २१; २२; २,  
 ५, २, २३; २९; ३, ३, १, ११; ४, १,  
 ६; ५, ३, १६; ८, २, २; ४; ५; ४, ४,  
 २, १०; १५; १८; ५, २, १, ८; ३, १,  
 ४; १३; ६, १, ३, ७; ८; शा. ११,  
 ३, २, १; १४, १, ३, १६; ४, १६; २,  
 १, ८; ४, २, ५; ६, १, १, ३; का. १,  
 ५, १, २, १; १६; २, १, ३, १६; २, ४,  
 ९; १२; १४; १५; तै. १, ६, ५, ३;  
 ७, १; ९, १०; २, १, ३, १; ६, ४,  
 ६; ३, १, १, १; ३, ३, १; ४; ५; ४, १;  
 २; १०, ४; ७, १, ९; ५, १, १; १२, ९,  
 ५; तैआ. ३, ६, १; ५, ६, १२; १०,  
 ६४, १; तां. ५, ९, २; जै. १०७;  
 १२७; १२८; मं. २, २, १६; गो.  
 १, ३, १३; ५, २४; २, २, ९; ३,  
 २१; २२; -त्नीः ऐ. १, ११; ३,  
 ३७; ४५; ६, १०; शां. ३, ९; ७,  
 ९; १६, ६; २८, ३; शा. १, ३, १,  
 २१; ९, २, १; ५; ११; १२, २५;  
 २, ५, २, ४५; ३, १, ३, ६; २, ३,  
 २३; ८, ५, ६; ९, ३, १६; ४, १६;  
 ४, ४, २, १३; ६, ८, १९; ६, ५, ४,  
 ४; १२, ३, ५, १; १३, २, ८, ३;  
 का. १, ५, १, ३७; तै. २, २, २, ६;  
 ६, ८, ३; ३, ५, १२, १; तां. ४, ९,  
 १; ५, १०, १२; ८, ७, १२; जै.  
 १२०; गो. २, २, २०; -त्नीनाम्  
 तै. २, २, २, ६; -त्नीभिः शां.  
 १२, ३; शा. ३, ९, ३, १७; २०-  
 २२; ८, ६, ३, १९; -त्नीभ्यः ऐ.  
 ७, १; शा. ३, ७, २, ८; ८, ५, ७; ४,

४, २, १२; -त्नीम् ऐ. ७, १०;  
 शां. ३, ९; ७, ३; शा. १, २, ५, २१;  
 ३, १, १२; १३; १६; २०; ९, २, ३;  
 ४; १५; २, ५, २, २०; ३, ५, ३, १३;  
 ८, २, १; ९, २, १४; ४, ४, २, १७;  
 १८; ५, २, १, ८; का. १, ५, १,  
 १७; २६; ६, १, ९; २, २, ३, १९; ४,  
 ९; १३; तै. १, ६, ५, २; ३; २, १, ३,  
 १; ५; ३, २, ९, १४; ७, ७, ४; ९, ६,  
 ३; गो. २, १, २५; -त्नीषु ऐ. ३,  
 ३७; ६, ३; शां. ३, ९; १९, ६;  
 शा. १, ९, २, ११; ३, ९, ३, २०-  
 २२; गो. २, ४, ५; -त्न्यः ऐआ.  
 ५, १, ५; शां. ३, ८; ९; ५, ७; १६,  
 ७; २७, ४; शा. २, १, २, ४; ४, ४,  
 २, १६; ६, ८, ६; ११; १६; ६, ५, ४,  
 ४; १३, २, ६, ७; ८, ४; ४, १, ८; ५,  
 २, १; का. १, १, २, २; तै. ३, १२, ५,  
 ५; तां. ५, ६, ८; ८, ७, ८; -त्न्या शा.  
 १, ३, १, १३; ५, २, १, ८; का. २,  
 २, ४, १०; -त्न्याः शा. १, ३, १,  
 २१; गो. १, ३, १८; -त्न्यै शा. ३,  
 ३, १, १०; ५, ३, १३; १४; १२, ८,  
 २, ६; १४, १, ४, १६; ३, १, ३५;  
 -त्न्यौ तै. ३, १२, ५, ५; तैआ.  
 ३, १३, २.  
 पति-कुल-ले मं. १, ३, ७.  
 पति-स्त्री-स्त्री मं. १, ४, २, ५.  
 पति-यान-नः मं. १, १, ८; ९.  
 पति-लोक-कम् तैआ. ६, १, ३;  
 मं. १, १, ८; ९; २, ५; १८; -के मं.  
 १, १, १३;  
 पति-विद्य-चे तै. २, ४, २, ७.  
 पति-वेदन-म् शा. २, ६, २, १४;  
 का. १, ६, २, ७.  
 पति-श्रुता-ता तैआ. १, २, ७, ४;  
 -ताः जै. १५०.  
 √पतीय,पतीयन्ति शा. ६, २, १२;  
 पतीयसि ऐआ. १, ३, ५.  
 पत्नी-कर्मन्-मौ शा. १४, ३, १,  
 ३५.

पत्नी-भाजन-म् ऐ. ६, ३; गो.  
 २, ४, ५.  
 पत्नी-यूप-पः-पम् शा. ३, ७, २, ८  
 पत्नी-वत्(मतुप)-वत् शा. ११,  
 ३, २, १; -वतः शा. ४, ४, २, १२;  
 -वत् शा. ४, ४, २, १५.  
 पत्नी-शाल,ला-लम् शा. ४, ६,  
 ९, ८; १०, २, ३, १; -लाम् ऐ. ५,  
 २२; जै. १२८; -ले शां. १९, ६.  
 पत्नी-संयाजु-जाः शां. ३, ९;  
 शा. ११, १, ६, २७; ३३; २, १, ३;  
 ६, ९; ४, १, ११; १२; तै. १, २, १,  
 ६; २, १, ३, ६, ९; ४, १, ११; १२;  
 गो. १, ३, ९; १०; -जाञ् शा. ११,  
 २, ७, ३०; -जानाम् तै. १, ३, १,  
 ४; ७; -जेभ्यः शां. २७, ४; -जेषु  
 शां. २७, ४; शा. ११, २, १, ५; ६,  
 १०; -जैः शां. ३, ९; ५, ७;  
 शा. ११, १, ६, २, ७.  
 पत्नीसंयाजान्त,न्ता-न्ता शां.  
 ८, ३; -न्ते तै. १, ५, ९, २.  
 पत्नन्,पत्य-, पत्र-, पत्वन्, पति-  
 √पत् गद्र.  
 पथि(√पथ्)-ययः मं. २, १, १०;  
 -थीनाम् शा. ७, २, १, २०; १३,  
 ४, १, १४; तै. ३, ७, १३, ३.  
 पथिन्-→पथः ऐ. ३, ११; ३८;  
 शां. १३, ५; शा. ६, २, १,  
 १३; ८, ६, ३, २२; ११, १, ५, ६;  
 १२, ४, ४, १; १३, २, ७, १२; ४,  
 १, १२; ५, ३, ९; ८, ४, ६; १४, ५,  
 ५, २२; ७, १, ११; ३, २८; ९, १, ३;  
 तै. १, ३, ४, ३; ३, ६, २, १; ३, १;  
 ७, ६, ८; ९, ९; तैआ. २, ६, १; १५,  
 १; ६, २, १; ७, २; तां. ४, २, २१;  
 ९, ८, ११; १६, ५, ११; १२; जै.  
 ८६; १६८; १९०; २०९; आ. १,  
 ११०; ४०८; पथःऽपथः शा. १३,  
 ४, १, १५; पथा शा. २, १, ४, ६;  
 ६, २, ७; ४, ३, ४, १६; १३, २, ३,  
 २; ६, २; का. १, १, ४, ५; ६, २, ४;

तै. ३, ८, २२, १; ९, ४, ४; तैआ.  
 ६, ३, १; तां. १, १, २; जै. १४५;  
 १५६; १६८; २०५; मं. २, ६, २;  
 घ. ३, १; पथ्याम् शा. ५, १, ५, १९;  
 १२, ४, ४, १; तै. २, ८, ५, ३; पथि  
 शा. २, ६, २, ७; का. १, ६, २, ४;  
 तां. १, ४, १; जै. १८०; पथिमि:  
 ऐ. ६, १५; ऐआ. २, १, ६; शा. ५,  
 १, ५, २४; ९, ५, १, ४७; १३, २, ७,  
 १२१; १४, १, ४, १०; तै. २, ६, ७,  
 १; ६; १२, १; ८, २, १; ३, १, २, १;  
 ६, ११, ३; ७, ७, १४; १३, ४; तैआ.  
 १, ७, ४; ४, ७, १; ५, ६, ५; जैउ.  
 ३, ६, ९, १; ३; मं. २, ३, ५; गो.  
 १, २, ९; २, ६, २; पुन्याः ए. ७,  
 १३; ऐआ. २, १, १; शा. १, ९, ३, २;  
 ४, ४, ५, ४; ५, ३, १, २; ५, १, १, २;  
 १२, ९, १, १४; १४, ५, ५, २२; ७,  
 २, ११; १२; ३, २८; तै. १, ५, १,  
 ४; ७, ६, ६; २, ४, २, ६; ५, ७, ३, ६;  
 ४, ५; तैआ. ३, १२, ७; १३, १;  
 १०, ६३, १; तां. ४, २, २१; ९, ४,  
 १६; २५, २, ५; १२, ३; ५; जै.  
 १२५; १५६; १६८; घ. २, १;  
 जैउ. ३, ५, ८, १०; ४, ११, ३, ९;  
 सा. १, ५, १२; २, ६, ८; मं. १, १,  
 ८; ९; गो. १, २, १४; ३, २०;  
 पुन्यानः ऐ. १, २; ३, ३८; शा.  
 १४, ७, १, ११; तै. ३, ९, ४, ३; मं.  
 २, ६, ३; जैउ. १९, ३, १; गो. २,  
 १, १; पुन्यानम् ऐ. ४, ४; ऐआ.  
 ३, २, ४; शां. ५, ५; शांआ. ३,  
 ३; शा. १, ९, ३, २; ३, ९, ३, ३०; ४,  
 २, ५, ५; ११, १, ५, ६; १४, ९, १, ३,  
 का. १, १, ४, ५; तां. ९, ८, ११;  
 १२, ११, १०; ११; १५, ७, ४; ९,  
 २; २४, १८, २; २५, २, ५; १२, ४;  
 जै. १३९; १५२; घ. २, १; मं. २,  
 ५, ७; गो. २, १, १३; २३; ३, १७,  
 पुन्यानौ शा. १४, ९, १, १९;

पुन्याम् ऐ. १, ८; ९; ७, ८; ऐआ-  
 ३, २, ४; शांआ. ८, ६; शा. ३, ३,  
 ३, १५; १६; ४, ५, ४; १२, ४, ४,  
 १; १३, ८, ३, ४; तै. १, ४, ४, ११;  
 २, ४, १, ४; ३, १, २, ९; ११; ७, १४,  
 ५; तैआ. १, ३, २; २, ६, २; १५, १;  
 ३, १५, २; ६, १, १; ७, ३; मं.  
 १, १५.  
 पृथ्व (← पथिन्+मत्तुप्, व् →) ती-  
 ती शा. १३, ४, १, १५.  
 पथि-कृत्- कृत् शां. ४, ३;  
 २५, ४; ५; शा. १२, ४, ४, १; गो.  
 २, १, १३; -कृतः तैआ. ६, ८; १;  
 -कृतम् तै. १, ४, ४, ११; -कृते ऐ. ७,  
 ८; शां. ४, ३; शा. ११, १, ५, ५; ६;  
 १२, ४, ४, १; तै. १, ४, ४, ११; गो.  
 २, १, १३; -कृत्यः तैआ. ६, ५, १.  
 पथि-म(त् →) ती- त्यः ऐ. १, १०;  
 शां. ७, ८.  
 पथि-रक्षि- -क्षयः गो. १, २, १५;  
 -क्षी तैआ. ६, ३, १.  
 पृ(थ्य →) ध्या- -ध्यया ऐ. १,  
 ११; शा. ३, २, ३, १५; -ध्या शां.  
 ७, ६; शा. ३, २, ३, ८; ८, २, ३;  
 ४, ५, १, ४; तैआ. ३, ९, १;  
 गो. २, २, ९; -ध्याइव शा. ६,  
 ३, १, १७; -ध्याम् ऐ. १, ७; ८;  
 ११; शां. ७, ८; शा. ४, ५, १, ३;  
 ४; -ध्यायाः ऐ. १, ९; -ध्यासु ऐ.  
 १, ९; -०ध्वे मं. २, ६, २.  
 √ पद् पृथते शा. ११, १, ६, ३२; तै. १,  
 ६, ३, ७; गो. १, ३, ७; ९; पृथन्ते  
 ऐ. ७, १४; पृथसे शा. १४, ८,  
 १५, १०; पेदिरे, पृथन्ताम् ऐ.  
 ७, १४; पृथस्व तैआ. ४, ३८,  
 १; अपृथत ऐआ. २, १, ४; शा. ७,  
 १, २, १; ४, २, ११; तां. ४, १०, १;  
 अपृथहि शा. ३, ३, ३, १५; १६.  
 पादि ऐआ. २, २, २; अपादि शा.  
 १४, १, १, ११.

पादयति ऐ. १, १३; पादयामसि  
 तै. २, ४, २, ४.  
 पद् (← पाद अत्र.) → पसु शा. ५,  
 १, ४, ८; तै. ३, ८, ९, २; पद् ऐ. २,  
 ६; ३, २, ६; शा. ३, ८, २, ६; ३, २, ७;  
 १३, २, ८, ५; तै. ३, ६, ६, १; पद्  
 ऐ. १, २, ५; २, ३, ८; ३, २, ७; ५, १; शा.  
 ३, ६, ३, ४; ५, ४, १, ९; ११, ३, ३,  
 ३; का. २, २, ३, २३; तां. ४, ४,  
 ११; ६, ९, २२; जै. ५०; १६०;  
 १९९; पट्टि शा. ३, २, ४, १८; जै.  
 ३४; पदोः तां. १३, ५, २४; १७,  
 ५, ६; जै. १६०; पदभिः ऐ. ५, १,  
 शा. ३, ८, २, ६; ७, १, ४, ५; ३, ५.  
 १३; १३, २, ७, ६; ३, ३, १; तै. २,  
 २, ११, ५; मं. २, २, ११; पदभ्याम्  
 ऐ. ३, २, ६; शा. २, ३, ३, ९; ७, ३,  
 २, १७; तै. २, ६, ५, ६; तैआ. ३,  
 १२, ६; १०, २, ४, १; २, ५, १; जै.  
 ८; ९, २; १४०.  
 पच्छ (← दृश-न्) स्(ः) ऐ. २, १८;  
 ३, ११; ३१; ४, २१; ६, २;  
 २४; २८; शां. १६, ३; २५, ७;  
 २६, ८; ३०, ४; शांआ. ९, ८; शा.  
 ४, ३, २, ६; ११, ५, ४, १५; तै. ३, २,  
 ५, ३; ३, ४, ६; तैआ. २, ११, १; गो.  
 २, ३, ११; ६, ८; पच्छः ऐ. ६, २.  
 पत्तस्(ः) तां. ४, ५, १५; ६, १, ११.  
 पदनुबद्ध- -ज्ञाः शा. ८, ६, २, ३.  
 पट्टव- -वत् ऐआ. १, ३, ७;  
 -वन्तम् तै. २, ८, ४, ८.  
 पद्- -दम् ऐ. १, १०; २२; २८; २,  
 २६; ३, ३; ११; १२; १८; २९; ४,  
 ९; ५, ११; ६, १०; ऐआ. १, १, १;  
 २, २, २; ५, २, २; शां. १४, २; ३;  
 १५, ३; ४; ५; १७, १; २२, ८; २३,  
 ६; २६, ५; शांआ. २, १; शा. १, ४,  
 १, २, ५; ३, ३, १, ३; ४; ६; ८; १०;  
 २, १; ५, ३, १, ३; ६, ३, ४; ७, १, १५;  
 १८; १२, ४, १, ४; १३, ४, ३, ४;

१४, ८, १५, १३; २; ३; ४; ८; ९;  
 तै. १, ४, ३, ६; ४, १०; ३, ६, १०,  
 २; ७, १०, ६; १०, ९, १३; १४;  
 तैआ. १, १३, ३; ३, ११, ११, १३,  
 २; ६, १०, २; तां. ७, ८, ७; ८, ५,  
 २; १५, १२, ७; १७, १, १३; जै.  
 १०१; जैड. ३, ६, ७, १; ६; ७; आ.  
 १, ५, ६, ६; सा. १, ८, ३, ५; प. ४,  
 ४; ७; गो. १, १, २, ५; ३०; २, १८;  
 ३, १६; २, ६, ११; -दस्य जै. ३४;  
 घ. २, १, २; -दातै. २, ४, ६, १;  
 तैआ. १०, १, ४; -दात् श. १, ७, २,  
 २०; -दानि ऐ. १, ६, १७; ३, १८;  
 ४, ६; ६, २, ४; २, ६; ८, ९; शां. ३,  
 २; ११, २; २, ३, २; २, ७, ३; शांआ  
 २, १; श. ३, ३, १, १; ५, १, ३, ४;  
 ४, १, ३, १, ७; ६, ४, २, ५; ६, २, ७;  
 ९, ३, १, १, ७; तै. २, ८, ८, ५; तां.  
 ९, १, ४; १, ६; १९; १, १, २, ७; १, ६,  
 ११, १०; जै. ९०; १०१; जैड. १,  
 १, ७, ३; १, ३, १, १; घ. ३, १; गो.  
 १, ५, २३; २, ५, २; -दाय श.  
 १४, ८, १५, १०; तै. २, ८, ९, ९;  
 -दे ऐ. १, २०; २८; २, ३, ५; ३,  
 ११; ४, २, ९; ३, ०; ३, १, १, १; ४;  
 ६; १२; १, ६; १८; २०; ७, ९; ऐआ.  
 १, ३, ७, ५, ३; ५, १, ६; शां. ९, २;  
 १४, २; ५; २२, १, २; ३; ८; शांआ.  
 ७, १, ४; श. १, ८, १, ७; २, ६; २,  
 १, ४, २, ४; ३, ३, १, ३; ४; ६, ३, ३,  
 २, २; १४, ८, १, ५, ५; का. १, १, ४,  
 २, ३; तै. १, १, ५, ९; २, ४, ६, २; ३,  
 ६, २, १; ९, २, ३, १; तैआ. ३, ११,  
 ४, ५; ११; ४, २, ६; ५, ३, ३; तां.  
 १, ६, ५; १३, १०, १, ६; जै. १०१;  
 जैआ. आ. १, ५, ६, ६; जैड. ३, ६,  
 ८, १, ५; गो. १, २, १८; -देड-दे  
 शां. ४, ३, २, ६; ११, २, ५, २; तै.  
 ३, ९, २, ३, १; २; तैआ. १०,  
 १, ८; -देन ऐ. ५, १०; ६, ३, ३;  
 ३, ५; शांआ. २, १; श. १, १, २,

१, ३; ९, ३, ९; ३, ६, ३, ३; १४, ४, २,  
 १, ८; का. २, १, २, १, २; तां. १०,  
 १, २, ३; जैड. ३, ६, ७, ७; गो. २,  
 ६, १०; १, ३; -देषु ऐआ. ४, २, ९; ५,  
 २, ५; शां. १, ७, ७; श. १, ३, ५, २,  
 १, ४; गो. २, ५, ५; -द्वै: ऐ. ५,  
 १०; श. १०, २, ६, १, ३; तां. ९, १,  
 ५; १६; १९; १०, ५, ३; गो. २, ६,  
 १०.  
 पद-निधन-नम् तां. ८, ४, ११;  
 १०, १०, १; १४, ११, १, ३; २, २; जै.  
 ३८; २००; -नानि दै. १, २;  
 -नेन तां. १०, १, २, ३.  
 पद-पहुक्ति-हृक्तयः शां. १, ४;  
 १, ८, १, ४; -हृक्तिः श. ८, ५, २, ४.  
 पद-पांसु-सूत् ता. २, ६, ८.  
 पद-प्रस्ताव-वम् तां. ८, ३, ७;  
 ४, ११.  
 पद-मात्र-त्रे ऐआ. ५, १, ३.  
 पद-विग्रहण-णस्य शां. १५,  
 २; १६, ३.  
 पद-विद्-त्, द् श. १४, ७, २,  
 २, ८; तै. ३, १, २, ९, ८.  
 पद-वी-वी: तैआ. १०, १०, १;  
 ५०, १.  
 पद-स्तोम-भः तां. १३, ५, २, १;  
 जैआ. २, १, ४, १०; -भम् तां.  
 १३, ५, २, २; -भस्य तां. १३, ५,  
 २, ४; -भाः आ. २, ४, १०; -भेन  
 तां. १३, ५, २, ३; -भौ जैआ. १,  
 ४७५.  
 पद-स्तोम-स्व-म् तां. १३, ५,  
 २, ४.  
 पदा(-दडअ)-क्षर-राणि गो. १,  
 ५, २, ३.  
 पदा(-दडअ)-जुयङ्ग-ज्ञा: ऐआ.  
 १, ५, २; -ज्ञात्, -ज्ञै: शांआ. २,  
 १६.  
 पदा(-दडअ)-वप्राहम्(णमुल्) ऐ.  
 ६, ३, ३; ३, ५; गो. २, ६, १, ३.  
 पदा(-दडअ)-दक्क-काणि शां.

२, २, ५.  
 पदनीय-म् श. १४, ४, २, १, ८.  
 प(घ→)घा-घया तां. ८, ५, ७; १२,  
 ११, २, २; -घा शां. २, ७, ३; तां.  
 ८, ५, ७; १२, ११, २, २; -घाभिः  
 ऐ. ६, ३, ५; गो. २, ६, १, ४; -घाम्  
 मं. २, ८, २.  
 पन्नु-न्नम् गो. १, ३, ९; -न्नम्डव  
 तां. १२, १, २, ८; -न्नात् श. ७,  
 १, २, १; तैआ. ६, ३, २; ४, २;  
 ९, २.  
 पद्म-द्मः प. ४, ७; गो. १, ३, १, ६;  
 -द्मम् जैड. १, २, ३, ४; ९, १, ३;  
 २, ५.  
 पद्म-कोश-प्रतीकाश-म् तैआ.  
 १०, ११, २.  
 पद्म-पतिपत्तम् ऐ. १, ३०; शां.  
 ९, ६.  
 पनाय्य-म् ऐ. ६, १, ५; शां. १९, ९.  
 पनि(घ→)घा-घा तै. ३, ७, ७, १.  
 पुन्य-तम-साय तै. २, ८, ७, ६.  
 पपिबुस्(√पा)-वान् गो. १, २,  
 ९; -वांसः श. ४, ४, १, १.  
 पुपुरि(√पृ)-म् तै. ३, १, १, ९.  
 पुप्रि-प्रयः तै. २, ७, १, ६, १; तां. १,  
 ७, ५; -प्रिः जै. ६, २; -प्रिम् तै.  
 २, ४, ३, ८; ७, ४, १.  
 पुप्रि-तम-म् श. १, १, २, १, २;  
 का. २, १, २, १, १; तै. ३, २, ४, ४.  
 पुप्रधान(√प्रध)-नेभिः शां. २, ३, ३.  
 पुयस्(√पा)-यः ऐ. १, १; २, २; २,  
 २०; ५, २, ७; ७, २; ३; ८, १, १; शां.  
 २, १; ५, ४; ९, ३; १०, ६; १३, ४;  
 शांआ. १, ४; १०, ८; १२, २; श.  
 १, २, १, २, २; ३, १, २, ५; ५, ३, ५;  
 ६, ४, ८; १, ५; ७, १, १०; २, २, ४,  
 ४, ५; १, ५; ३, १, १, ७; ४, १, ५; ५,  
 १, ३, ६; ३, ४, ६; ७; ३, १, ३, ९;  
 २, ४, ८; ३, ४, ७; ८, ४, ८; ४, १,  
 ४, ९; २, ४, २, १; ३, ५, १, ३; २, २;  
 ४, ४, ८; ५, २, २, २; ३, ४, १, १; ६;



सा. १, ४, ४, ८; -तम् सा. १, ३, १०; -ता: सा. १, ५, १, २.  
 पयोत्रत-ता- -ताये श. १, ५, १, १.  
 पुर,रा-र: ऐ. २, ७, ५, २१; ६, २०; २२; ऐआ. ३, १, ३; ५; शांआ. ७, १४; सा. १, ६, १, १८; २, ६, ४, ९; ३, ६, ४, ६; १०, ४, २, २६; २९; ११, ६, ३, ११; १३, ५, २, २१; ४, ४; १३, ६, ७, २; ६; ७, २, २३; ३, ११; ९, ४, ११; का. १, ६, ४, ९; तै. २, ८, ३, २; ३, ७, ९, ५; ९, ५, ५; तैआ. १, ३, १, ५; १०, १०, ३; ११, १, ६, २, १; तां. १, ४, १६; २५, १६, ३; जैड. १, १४, २, १०; २, २, ४, ११; ३, ५, ९, ३; ७, ११, ३, १३; सा. २, ४, ७; गो. २, ६, ४; -रम् ऐ. ६, ५; शां. ११, ५; २२, ४; शांआ. ७, ९; १०; ११; सा. ७, १, १, २३; ५, १, १, १३; ३, ११; ४, २, १०; ७, ५, २, २०; ९, १, १, २९; १३, ६, २, १०; १२, ३, ३, १०; ४, १, ४; १३, ८, ३, ४; १३, ४, २, २३; २६, ५, २, ११; ६, ७, ३; का. १, ३, १, ३; तै. १, २, २, ३; ७, ८, ६; २, ५, ५, २; ३, ७, १४, ५; तैआ. १, ८, ४; ५; १०, १; ३, १५, २; ७, २०, २; ६, ७, ३; ८, १, १; १०, १, १; १०, ३; ११, १; १२, १; ६२, १; जै. ४; १६; १४३; १८६; जैड. १, ८, १, ३; ९, ३, ४; मं. १, १, २; १५; ६, ९; वं. ३; य. १, २; ५, १०; गो. १, ४, २, १; २, ३, ११; -रम्ड-रम् सा. ७, २, ४, ७; -र्या शां. २७, ६; -रस्मात् सा. ७, ५, २, २०; -रस्मिन् शांआ. १, १; तै. ३, ७, ९, ८; तैआ. २, १५, १; गो. १, ३, १९; -रस्मे ऐ. ८, ७; ऐआ. ३, २, ३; ४; ५, ३, ३; शांआ. १, १; ८, ५; ६; सा. २, ६, ४, ९; ९,

५, २, ३; १२; १३; १०, ५, २, ५; का. १, ६, ४, ९; -रस्य तैआ. ७, ५, ५; जैड. १, २, २, ३; गो. १, ३, १९; -रस्या: सा. ६, ६, ३, १; १२, ४, ४, ३; -रा सा. ७, १, १, २७; तैआ. १०, १०, २; -राड-रा सा. ६, ३, ३, २५; -रा: ऐ. ३, १५; सा. १, ६, ४, १; १३, ९, १, १८; -राणाम् तै. १, २, ४, ३; तां. ७, ५, ३; -राणि ऐ. ६, २०; तै. १, २, ४, ३; २, ५, ६, ५; तां. ७, ५, ४; आ. २, १४, १; गो. २, ६, २; -रात् तैआ. १०, १, १; -रात् सा. १२, २, ३, १०; सा. १, ५, १५; गो. १, ४, २, १; -राम् शां. ५, ७; सा. ७, १, १, २२; २३; १३, ३, ३, ५; १३, १, ३, २६; ४, ६; २, १, १४; २१; २, १३; १४; १६; १८; ३२; ४०; तै. १, ६, ७, ४; ३, ८, ९, ३; १२, ३; ९, १, २, २; तैआ. १, १२, ४; तां. ५, ८, ८; १५, ७, २; ११, ९; २१, ४, ११; जै. ३३; १४२; य. ३, ८; -राम्ड-राम् सा. ६, ३, ३, २५; -रास: ऐ. ३, ३, ७; ७, ६; -रे ऐ. ६, ३, ४; शांआ. ३, १; सा. ३, ५, १, ३१; ५, १, १, २१; १३, ३, १, २०; तै. २, ६, १६, २; गो. १, ३, ७, ९; -रेण ऐ. ३, ३, ७, ८, १४; ऐआ. २, ४, १; ३, १, ६; शांआ. ७, १५; सा. ५, ३, ४, १५; ६, ४, ४, २; ७, १, १, २४; ३, १, १, १४; १५; ९, ४, २, ३; २; १०, ५, ४, २; १३, ४, १, १३-१७; तै. ३, ११, ७, ४; तैआ. ३, ११, ६; १०, १०, ३; जै. ८८; २०८; जैड. १, १, ६, ४; २, ४, २, २-६; सा. १, ८, ९; २, ८, १; -रेभ्य: सा. ३, ६, ४, ६; -रेषाम् शां. २६, १; सा. १२, २, ३, ६; ७; सा. ३, ३, ५; गो. १, ३, १९; ४, १८; १९; २१; २, २, १५; -रै: सा. ७, १, २, १६; तै. १, २, ४, ३; तां. ७, ५, ३.

पुर-तर-रे सा. ११, ५, १, ६.  
 पर-स्व- -म् तै. १, २, ४, ३; तां. ७, ५, ३.  
 पर-खोक-स्थान- -नम् सा. १३, ७, १, ९; -ने सा. १३, ७, १, १०.  
 पर-(स्व→)स्त्री-स्त्री मं. १, ६, २८.  
 पर-म,सा- -म: ऐ. १, १; ऐआ. २, ३, ६; शां. ११, ६; १३, ५; १६, ७; शांआ. १, ५; १२, ४; सा. ३, ३, ३, ८; १०, ५, २, ११; ४, १८; १२, ८, ३, १६; १३, ३, ३, १; ७, १, २; १३, ७, १, ३१; ३२; तै. २, २, १०, ५; ३, ९, ८, ३; तैआ. १०, ११, २; तां. ३, ३, २; १६, ९, २; जै. ९०; १६५; गो. १, ५, २३; -मम् ऐ. १, २१; २, १९; २४; ३, २०; ५, २; २१; ६, २०; शां. ११, ६; १३, ७; १३, ५; २६, १६; सा. २, ६, ४, ९; ३, ७, १, १५; १८; ७, ४, २, १४; ५, १, ५, ६; ६, ३, २, २; ३, २५; ७, ४, ४; ७, ५, २, १८; २०; ३४; ३५; ९, १, १, २८; २, १, १२; ३, ३९; ५, १, ३७; ३८; ११, ७, १, ३; १२, ८, ३, १२; १३, ३, ३, १; ५, १, १७; १८; १३, ६, १०, ३; ६; ९; १२; १५; १८; ८, ११, १; का. १, ६, ४, ९; तै. १, ३, ३, २; ६, ८; २, २, १, ४; ६, ३; ९, १०; ४, ६, ११; ३, ९, ५, ५; १२, ३, १; तैआ. २, ११, १; ५, ३, ९; १०, १, २; ११, १; ६३, १; तां. १२, १३, २७; १३, ११, १७; १५, १, २; १६, ८, २; २१, १०, ९; जै. ७४; ९७; १४३; १६५; य. ७, ४, -मया सा. २, ३, २, ११; तै. १, ३, ६, ३; -मस्य सा. ११, ७, १, ३; तै. २, ८, ३, २; तां. १३, १३, १७; जै. १६५; -मस्या: सा. ६, ३, ४; तै. ३, ७, ९, २; जै. १६५;

परस्तात् ऐ. १,२५; २,३३; ३,४३;  
 ४४<sup>३</sup>; ५,१<sup>३</sup>; १३; १४; १८<sup>३</sup>; १९<sup>३</sup>;  
 ६,३२; ७, १९; ऐआ. २, २, ४;  
 शां. ३,३<sup>३</sup>; ४,२; ४; ७,८; १६,  
 ५; २१, १; २४, ३; ५; २६, १; २७,  
 ३; शांआ. ४, २<sup>३</sup>; श. १, ४, २,  
 ४<sup>३</sup>; ५, १, १०<sup>३</sup>; ९, ३, १०<sup>३</sup>; २, ३,  
 ३, १२; ४, २, १४<sup>३</sup>; ३, २, ४, २; ३,  
 १, १; ७, ३, १३<sup>३</sup>; ४, २, १, ११; ४,  
 २, १४; ६, ९, ६; ७, १, १, २४; २,  
 १, १३; ९, १, २, ३०<sup>३</sup>; १०, २, ६,  
 ४<sup>३</sup>; ६, ५, ४; ८; ११, ४, ३, ७; १२,  
 ४, ४, २<sup>३</sup>; १३, २, ६, ३; तै. १, २,  
 ४, १; ४, १, १, ६, ३; ५, १, १<sup>३</sup>-४<sup>३</sup>;  
 ५<sup>३</sup>; ३, ४; २, ५, ६, ५<sup>३</sup>; ८, ९, ५; ३,  
 १, २, ६; ९, ४, ४; तैआ. २, ६, १;  
 ३, १३, १; ५, ७, १२; १०, १, १;  
 तां. ४, ३, ८; ९; ५, ८; ७, १, ६,  
 १०, ११; जै. ८९; १०३; १५३<sup>३</sup>;  
 मं. २, ६, १२; गो. २, १, १२; २०;  
 २२; २५; ४, १०<sup>३</sup>.  
 परस्तात्-प्रति-विहि(त→)ता-  
 -ता शांआ. ५, ५<sup>३</sup>.  
 परस्प(स्-√२पा)-स्पाय श. १४,  
 ३, १, १९<sup>३</sup>.  
 परस्पस्व-स्वाय श. १४, ३, १, ९.  
 परस्प्रा-स्पा: ऐ. १, २, ८; शां. ९,  
 २; तै. २, ४, ७, ६; ८, १, ३; ३, ७;  
 तैआ. ४, ११, २; ३; -स्पायै तैआ.  
 ४, ११, ३; ५, ९, १<sup>३</sup>.  
 परस्पर-र: शां. ८, ९; श. ३, ४,  
 ४, २७<sup>३</sup>.  
 परोक्ष(-रस्डअक्षि)-क्षम् श. १, ८,  
 १, २०; २९-३५; २, १, २, ११; २, ३,  
 ८; १८; ३, १, ३, २५<sup>३</sup>; ४, १; ३, ३, ९;  
 ८, १, १०<sup>३</sup>; ४, ३, ३, १२; ४, १, २; ५,  
 ३, ४, २७; ६, १, १, २; ११<sup>३</sup>; २, ३;  
 ७, १, २३; ७, ४, १, १०; १३; १६;  
 २, १२; ५, १, २२<sup>३</sup>; ८, ३, ३, ७; ६,

२, १३; ९, १, १, २; ७; २, २२<sup>३</sup>; ३६;  
 २, १, ६<sup>३</sup>; ७<sup>३</sup>; ३, ३, १४; १०, ५, २,  
 १४; ६, २, २; ११, १, ६, २२; ५, १,  
 १५; १६; १३, ८, १, १<sup>३</sup>; १४, १, १,  
 १३; तै. १, ५, ६, ७; तैआ. ५, ७,  
 ६; तां. ४, ८, ८; ५, ४, १५; ७,  
 १०, ८<sup>३</sup>; १२, २, ५; ९; ८, ४; १३,  
 २, ८; १४, २, ३; ४; ५; १५, ९, १५<sup>३</sup>;  
 ७, २; १७, १, १; १९, २, २; २२,  
 १०, ३<sup>३</sup>; ४; २३, २६, २; जै. १८२;  
 १८५; जैड. १, ६, १, ४; ७, २, २;  
 २, ३, २, ७; -क्षम्डइव ऐ. ७,  
 ३१<sup>३</sup>; श. २, २, १, ९; २२; का. १,  
 १, २, ७; २, १, ६; १३; ३, ६; १४;  
 जै. ३४; -क्षात् ऐ. ३, ३६<sup>३</sup>; -क्षण  
 ऐ. ३, ३३; ४३<sup>३</sup>; ७, २६; ३०; ३१;  
 ऐआ. २, ४, ३; श. १४, ६, ११,  
 २; तै. १, ५, ९, २; २, ३, ११, १;  
 २; ३<sup>३</sup>; ४; ३, १२, २, १; ४, १; जै.  
 १७६; जैड. १, १३, १, ३; गो. १,  
 १, १; ७<sup>३</sup>; ३९; २, २१<sup>३</sup>; ३, १९; ४,  
 २३; -क्षणडइव जै. १६८; जैड.  
 ३, ३, २, ६.  
 परोक्ष-काम-मा: श. ६, १, १,  
 २; ११<sup>३</sup>; २, ३; ७, १, २३; ७, ४, १,  
 १०; १३; १६; २, १२; ५, १, २२<sup>३</sup>;  
 ८, ६, २, १३; ९, १, १, २; ७; २,  
 २२<sup>३</sup>; ३६; १०, ५, २, १४; ६, २, २;  
 १४, १, १, १३.  
 परोक्ष-प्रत्यक्ष,क्षा-क्षस्य तां.  
 १५, १, ११; -क्षा सं १.  
 परोक्ष-प्रिय-या:डइव ऐ. ३,  
 ३३; ४३<sup>३</sup>; ७, ३०; ऐआ. २, ४, ३<sup>३</sup>;  
 श. १४, ६, ११, २; तै. १, ५, ९,  
 २; २, ३, ११, १, २; ३; ४<sup>३</sup>; ३, १२,  
 २, १; ४, १; गो. १, १, १; ७<sup>३</sup>; ३९;  
 २, २१<sup>३</sup>; ३, १९; ४, २३.  
 परोक्ष-वैश्वदेव-वानि शां. २४, ९.  
 परो(-रस्डवा-)वाहु-हु श. ६, ४, ३,

१०<sup>३</sup>; ७, २, ९<sup>३</sup>; ३, २<sup>३</sup>; १०<sup>३</sup>.  
 परो(-रस्डर-)रजस्-जसि श.  
 १४, ८, १५, ५; तै. ३, १०, ९, ४;  
 -जसे श. १४, ८, १५, १०; -जा:  
 श. १४, ८, १५, ४<sup>३</sup>; ९; तै. ३, ७, ७,  
 १३; १०, ९, ४<sup>३</sup>; तैआ. १, २५, ३;  
 प. १, २.  
 परो(-रस्डअ-)वर्-म् श. १, ६,  
 २, ४; १२, ८, ३, ३०; १३, ५,  
 ४, ३.  
 परोवरीयस्-यांस: ऐ. १, २५;  
 -यांसम् ऐ. २, ३५.  
 परोवरीयसी-सी: शां. ८, ९.  
 परो(-रस्डवि-)विशु-शेषु श. १०,  
 २, ६, ८.  
 परो(-रस्डअ-)शीत-तेषु श. १०,  
 २, ६, ८.  
 परोही(-रस्डअहु)ऽ-ही: श. ३,  
 ४, ४, २६<sup>३</sup>; २७<sup>३</sup>.  
 परशु-शु: शांआ. ४, ११; श. ३, ६,  
 ४, १०<sup>३</sup>; १४, ९, ४, २६; मं. १, ५,  
 १८; -शुना शां. १०, १; शांआ.  
 १, ८; श. ३, ६, ४, १०; -शो:  
 ऐ. २, ३५.  
 परशु-वृ(कण→)कगा(√व्रश्च)-  
 -कगा श. ५, ३, २, ५.  
 परश्वत्-श्व शांआ. ३, २.  
 पुरा ऐ. ४, २०; ऐआ. २, १, ६<sup>३</sup>; श.  
 १४, १, ४, १०; तैआ. ४, ७, १; ५,  
 ६, ५; तां. २, २, ३; जैड. ३, ६,  
 ९, १; ३<sup>३</sup>.  
 पराक-पराञ्च-अद्र.  
 परा/क्रम, पुराक्रमध्वम् तै. ३, ७,  
 ५, १; पुराक्रमत तैआ. ५, २, ९;  
 १०; तां. ८, ५, २.  
 परा-क्रमण-म् तां. ८, ५, २.  
 परा-क्रम्य तां. १४, १, ६.  
 परा-क्रान्ति-न्ति: जैड. १, ८,  
 २, ५.

†-स्पा- सुपा. स्वरोऽशुद्धः । तु. =य. ३८, १९ । † 'स्यायाः' इति कालि. सुपा. अशुद्धः । ‡परो'ऽङ्गी  
 (←रस्डअंहुगद्र.) इति MW. प्रसृ. । ||Kt. टि. द्र. ।

३, ६, २, २६; का. १, ३, ३, ५; जै. ८८; १५१; १९०; जैष्ठ. २, ३, २, ४.  
 परा/भृ, परा...भरन्ति मं. २, ३, ४.  
 परा(राऽआ)/भृ, परा...आभरत् तैआ. १, १३, ३.  
 परा-भृत्(√भृ)-त्वात् तैआ. १०, १०, ३.  
 परा-भृशन्(√भृश)-शन् शंआ. २, १७; जै. ६१.  
 परा-भृष्ट, ष्टा-ष्टः गो. १, १, ३७<sup>३</sup>; -ष्टम् गो. १, १, ३७<sup>४</sup>; -ष्टा, -ष्टाः गो. १, १, ३७<sup>५</sup>.  
 परा-भृत्(√भृ)-त्ते तै. ३, ७, २, ७.  
 परायण-णम् श. १४, ६, ९, ११<sup>३</sup>-१८<sup>३</sup>; ३४; तैआ. १, ८, ३; ४; १०, ११, १; -णे तै. ३, ७, ९, ८.  
 परा/वच्, परावोचः श. १, ४, ५, १२.  
 परो(क्त→)क्ता-क्ता श. १, ४, ५, १२.  
 परा-वृत्-वत् ऐ. ३, १५; श. ६, ६, ३, ४; -वत्तः ऐ. ३, १५; ५, २<sup>३</sup>; १३; २१<sup>३</sup>; ऐआ. ५, १, १, २, ५; २२, ५<sup>३</sup>; शां. २३, ७<sup>३</sup>; २६, १०; श. १, ६, ४, १; ६, ६, ३, ४; १४, ९, १, १८; तै. २, ८, १, ४; ३, ३, ११, ३; ७, ९, २; तैआ. ४, ४२, १; दै. १, १५; गो. १, १, ११; २, १६; -वत्तम् ऐ. ३, १५; शां. ५, ७; श. ११, ५, १, ८; १३, ३, ३, ५; तै. १, ६, ७, ४; ३, ३, ११, ३; ८, ९, ३; १२, २; ९, १३, २; तां. ५, ८, ८; १५, ७, २; ११, ९; २१, ४, ११; जै. ३, ३; १४२; प. ३, ८<sup>३</sup>; -वत्तम् इव तां. १४, ५, ९; -वत्ति तै. ३, २, ९, ३; ४; तां. १४, ५, ९; -वद्भिः गो. १, १, ११<sup>३</sup>.

परा/वद्, परावद तैआ. ४, ३४, १.  
 परा/वप्, परावृपन्ति श. २, ३, २, ३;  
 परोवाप शां. ६, १३; परावभ्यामः श. ६, ८, २, १; परावपेत् जै. ३४.  
 परोप्यते तै. २, ८, ८, २; जै. १७९; परोप्यन्त गो. २, १, २.  
 परा-वाप-पात् जै. १३१.  
 परा-वृसु-सुः श. १, ५, १, २३<sup>३</sup>.  
 परा/वा, परा...वातु तै. २, ४, १, ८; तैआ. ४, ४२, २.  
 परा/वृच्, परावर्क श. १२, ४, ४, ३.  
 परा/वृत्, परावर्त का. १, २, ४, ५.  
 परा-शस्(√शस्)-सा तै. ३, ७, १२, ४.  
 परा/शृ, पराशरीत् तै. ३, ३, ११, ३.  
 परास्(रा/रअस्), परास्यति तां. २५, १०, ४; परा...आस्यत् श. ३, १, ३, २ तैआ. १, १३, ३; तां. २४, १२, ६; परास्येत् श. १, ३, १, ११; परास्येत् श. ३, ३, २, ८; ८, ५, ९<sup>३</sup>.  
 परासिन्-सी तां. २५, १३, २; ४.  
 परास्य ऐ. ३, २५<sup>३</sup>; तैआ. ३, १४, ४.  
 परास्य-म् श. ४, ४, ५, १.  
 परास्यत्-न्तः जै. १९७.  
 परा/सिच्, परासिञ्चत श. १२, ४, २, ९; परासिञ्चेत् श. १, ५, २, १५;  
 परासिञ्चेत् श. १, ५, २, १५; १२, ९, २, ६; १३, ८, ४, ५; १४, ३, १, २७.  
 परासिच्यते तां. ९, ६, २; परा...सिच्यते श. १३, १, ६, ३; तै. ३, ८, ९, ५; परासेक्ष्यते श. १२, ४, २, ९.  
 परा/रसू, परा...सुवामि तैआ. २,

५, १; परासुव तै. ४, ४, ६, ३; तैआ. १०, १०, २; ४९, १; परा...सुव तै. २, ४, ६, ३; तैआ. १०, १०, २; ४९, १.  
 परा-स्तम्भ(√स्तम्भ) श. ११, ४, २, १२.  
 परा-स्तव(√स्तु)-न्वे जै. २०१<sup>३</sup>.  
 परास्यु-स्युः गो. १, २, २०.  
 परा/हन्, पराहन्ति श. १, १, ३, १२; का. २, १, ३, ७; पराजवान का. २, १, ३, ७; पराजन्तुः श. १, १, ३, १२<sup>३</sup>; पराहणानि श. ३, ३, २, २; ९, ४, १.  
 परा/ह, पराहरति गो. १, २, ४.  
 परा-हृत्य का. २, २, २, ९.  
 परि ऐ. १, १९; २२; २९; २, ५; ६, ६; ७, ११; ऐआ. २, ३, ६; ३, २, ४; शां. ३, १; ८, ४; ५; ९, ४; शंआ. ८, ५; श. १, ९, १, १९; २, ३, २, ५; ३, १, ३, २; ५, १, ५, २०; ६, ३, ३, २५<sup>३</sup>; ४, ४, २; ७, ४, ३; ७, ४, २, १४; १२, ५, २, ४<sup>३</sup>; ९, २, ८; १३, ८, ४, ७; १४, ३, १, २८; तै. १, २, १, २२; ३, ७, ८; २, ४, ४, ९; ५, ३, १; ६, ६, ४; ७, १६, २; ८, २, ८; ९; ७, ८; ८, ८; ३, ७, ११, २; तैआ. १, १३, २; ४, ११, ८; २०, ३; ६, ३, २; ४, २; ७, १०, २; १०, १, ७; तां. ९, २, २२; १२, ११, १<sup>३</sup>; १३, ११, १; १५, ५, ४; २४, १२, ६; २५, ८, ४<sup>३</sup>; जै. १२७; जैष्ठ. १, १४, ३, ६; ८; ९; सा. २, ४, ९; ५, ३; ६, ६; गो. २, ४, १७; परिइव श. ६, ३, ३, २५.  
 परि-कल्प्य(√कल्प्) ऐ. ७, ४.  
 परि/कृ, परि...करोति तै. ३, २, ८, ५<sup>३</sup>.

†'पुरावृष्टः' इति W. मुपा. विन्दयः। §'प्रंसुम्' इत्यत्र टि. पद्. । †पपा. अनुरोधाद् भिन्नपदत्वम् । सा. तु ऋ. ( ९, ९, १ ) व्याख्याने 'परिप्रिया' इत्यैकपयं कुर्वाण इव प्रतीयते । †=ऋ. ७, ७६, ३; दृष्टे (-शे? तां. मुपा.) इति क्रियायोग इति सा. ।

परि-कर्तोस्(ः) शां. १०,४.  
 परि-कृत(√१कृत)-म् शां. ३, ५,  
 ४,२३.  
 परि/कृष्,परिकृष्यन्ति शां. १३, ८,  
 ३,१०.  
 परि/कृ,परिकिरति शां. ३, ६, ३,४;  
 ५; परिकिरामि तैआ. ६, ९, २;  
 परिकिरेत् शां. ३,६,३,६.  
 परि/क्रम,परिक्रामति तां. ८, ६,  
 ११;७,५; सा. ३, ७,१; पर्यक्रा-  
 मत् ए. ३,१४<sup>५</sup>; गो. २,३,१२<sup>३</sup>;  
 परिक्रामेत् गो. १, २, ७; परिक्रा-  
 मेयम् सा. ३, ७, १; परि...अ-  
 क्रमीत् तै. ३,६,४,१.  
 परि-क्रम-माणाम् शां. ६, ११.  
 परि-क्रम्य शां. ३, ३,४,१३; ८,४,  
 ४,२.  
 परि-क्रान्त-न्तः शां. १४,१.  
 परि-क्रामत्-न्ता तां. ८,७,५.  
 परि-क्रामम्(णमुल्) शां. १, ४, ४,  
 १४<sup>३</sup>; १२,८,३,१७.  
 परि/क्री,परिक्रीणाति शां. ११, ३,  
 ३,४;५,६; परिक्रीणन्ति शां. १२,  
 ८,१,६; परिक्रीणीयात् तै. १,८,  
 ६,२.  
 परि-क्री-क्रीः जै. १३७<sup>३</sup>.  
 परि-क्रीय तै. १,३,६,७; तां. १६,  
 १२,१.  
 परि/क्रीड्(ल्),परिक्रीडन्ते शां. २,  
 ५,३,२०; परिक्रीडन्ति का. १,५,  
 २,१९; परिचिक्रीडुः शां. २, ५,  
 ३,२०; का. १,५,२,१९.  
 परि/क्षल्,परिक्षालयेत् शां. १, ३,  
 १,८; का. २,२,४,५.  
 परि-क्षाल्य शां. १,७,४,१७.  
 परि-क्षण(√क्षै)-णानि ऐ. ३,३४.  
 परि/रक्षि,परिक्षेति ऐ. ६, ३२<sup>३</sup>;  
 परिक्षियति गो. २,६,१२<sup>३</sup>; परि-  
 क्षियन्ति ऐ. ६,३२<sup>३</sup>.  
 परि-क्षिद्-न्त् ऐ. ६, ३२<sup>३</sup>; गो.  
 २,६,१२<sup>३</sup>; -तः गो. २, ६,१२.

परि/गम्,परिगच्छति ऐ. ४, १;  
 ऐआ. १,५,१; पर्यगच्छत् ऐ. ३,  
 ३६; शां. ९,४,१,२;५,१;३६.  
 परि-गत-न्तः ऐ. ४, १<sup>३</sup>; -ताः  
 ऐ. ३,३६;४,१.  
 परि-गत्य शां. ८,२,४,१६<sup>३</sup>; ९, ४,  
 १,२<sup>३</sup>;१५<sup>५</sup>.  
 परि/गै,परिगायति शां. ९, १, २,  
 ३४; १०,१,५,३; परिगायति शां.  
 ९,१,२,३२<sup>३</sup>; ३३; ३४; परिगात  
 ऐ. ६,३३; पर्यगायन् शां. ९, १,  
 २,३४.  
 परि-गी(त→)ता-न्ता शां. २७,१.  
 परि/ग्रह्,भू,परिगृह्णीते शां. ६, ४,  
 ४, १३; परिगृह्णीते का. १,  
 ६,४, ६; ७; ८; जै. १७९; परि-  
 गृह्णाति ऐ. २,३०; ४,२६; ५,३;  
 शां. ४,११; शां. १, २, ५, १२;  
 १३; ६,७,१,२६; का. २, २, ३,  
 ११<sup>३</sup>; परिगृह्णाति शां. १, २, २,  
 १३; ५,१२; १३; २,३, १, ३२,  
 ३३; ५,१,१७; ६, १,१२<sup>३</sup>; ४,५-  
 ७; ३,३,१,५; ४,१, १७; ८,१, ६;  
 ४, १७; ६,४,२,२; ७,१, २५<sup>३</sup>;  
 २६; २,३; ४,१२; ७,१,१, १२;  
 ८,४,१,२६; ४,७; ७,३, ११; ९,  
 ३,४,१८<sup>३</sup>; १०,१, ४,३-७; ११,  
 ५,४,५; १३,२, ११,२; १४,१,  
 २,९; २,१,३; ४; १६; का. १,३,१,  
 २२<sup>३</sup>; ४,३,१४; ६,१,९; २,२,१,  
 १०; २,३, ११<sup>३</sup>; तै. १,६,२,५;  
 ७,४,४; ६,१; ७, ३; १०, ६; ८,९,  
 १; ३,२,९,१२<sup>३</sup>; ३,३,४; ८, १२,  
 २; २,१; २३,२; ९,१, १; तैआ.  
 ५,४,१०; ७,७; तां. ६, १०,११;  
 १५,९,१३; १८,१०,९; १९,६,  
 ३; ७,४; १२,५; २०, १६,७; ८;  
 ५. ४, ४; गो. १, २,९; २, २,  
 २४; ३,४; ६, ७<sup>३</sup>; परि...गृह्णाति  
 तां. ६,१,३; परिगृह्णीतः शां. ४,  
 ३,१,८; परिगृह्णन्ति तै. ३, २,

९,७; तां. ६,५,१४; परिगृह्णीय  
 तै. ३, २, ९, ७; परिगृह्णाणि  
 शांआ. ४,११; शां. १, २,५,६<sup>३</sup>;  
 ७,३,१९; १४,२,१,१६; का. २,  
 २,३,६<sup>३</sup>; तै. ३, ७,४,३<sup>३</sup>; ४<sup>३</sup>; ५;  
 तैआ. ४,८, ४; ५, ७,७; परिगृ-  
 ह्णीमः शां. २, १,४, ८; परिज-  
 ग्राह का. १, ४, ३, १४; परिज-  
 गृहत्तुः शां. १, ६, ३, ९;  
 परिजग्रभत् तैआ. १०,१,२; परिगृ-  
 ह्णाणि शां. २,४,४,२५; का. १,  
 ३, ४, १४; पर्यगृह्णात् ऐ. ६,  
 ३२; शांआ. ४,११; शां. १४, १,  
 २, १२<sup>३</sup>; पर्यगृह्णात् शां. २, ५,  
 १, १७; ३, ८,४, १७; ६,७,४,  
 १२; १४,१,१,१२; तै. १,१,१०,  
 २<sup>३</sup>; ३<sup>३</sup>; तां. ६, १,२; १९,७,१;  
 पर्यगृह्णात् का. १, ६,४,३-५; ५.  
 १,१; पर्यगृह्णन् ऐ. १,१६; शां.  
 १,२,५,६; ११; २,६, ४,२-४;  
 का. २,२,३, ५; ९; तै. ३, २,९,  
 ७; तां. १५, ९, ११; जै. २३;  
 परिगृह्णीयात् तै. १, ६, ८, ९;  
 गो. २, २,२४; पर्यग्रहैपम् ऐ. ६,  
 २४.  
 परिगृह्यते शां. ७,१,१,१२.  
 परि-गृहीत,ता-न्तः ऐ. १, ३;  
 १६; शां. १,२,५,८; ९; ६,७,१,  
 २५; २६; १४,२,१,३; ४; का. २,  
 २,३,८<sup>३</sup>; तै. १, ५, १०, १; २;  
 -तम् ऐ. ५,२,७; शां. ४, ३, १,  
 ८; ७,३,१,११<sup>३</sup>; १४,८,६,२; तै.  
 ३,९,१४,३; तैआ. १०, ६२,१;  
 जै. १०१; जैउ. १, ८, १, ३;  
 -तस्य शां. १४, १,२, १२; -ता  
 शां. १३, १,५, ३; ५; तै. ३, ९,  
 १४,२; -ताः ऐ. १, ३; शां. ७,  
 १; शां. २,५,१,१७; ३,८,४,१७;  
 ४,३,१,१२; का. १, ४,३, १४;  
 तै. १,७,७,३; तां. ६, १, ३; ८,  
 १४; जै. ३६; -तानाम् तां. ६,

१,४; -ताम् शांआ. १३, १.  
 परिगृहीत-क-म् जै. १६०.<sup>३</sup>  
 परिगृहीति- -तये का. १, १,  
 ४, ७.  
 रपरिगृहीति- -ति: तां. १८, ११,  
 ४; -त्यै ऐ. २, १५; १७; ३०; ५,  
 ३; तै. ३, २, ९, ९<sup>३</sup>; तैआ. ५, ३,  
 १; तां. ४, ९, ११; ९, ५, ९; १८,  
 ६, १६; ११, ३; जै. १७९.  
 परिगृहणत्- -न्तौ तां. ७, ८, २.  
 परिगृहणान- -न: शां. १२, ८.<sup>३</sup>  
 परिगृह्य ऐ. ८, २५; ऐआ. ५,  
 १, ४; शां. ७, १<sup>३</sup>; ११, ३; २१, ५<sup>३</sup>;  
 शांआ. १, ७; २, १६; ५, ३<sup>३</sup>; श.  
 १, २, ५, ७; १५; ६, २, ४; ७, २,  
 २०; २, ३, १, ३, २; ३, ६, १, १२<sup>३</sup>;  
 ३, २; ३, १, १, ४; ३, १<sup>३</sup>; २, १, २, ३;  
 ४, २, ४, १०; ५, ९<sup>३</sup>; ५, २, ३, १<sup>३</sup>;  
 ६<sup>३</sup>; ८, ४, ४; ६, ५, २, २१; ४, १४;  
 ७, २, ३; ७, २, २, १; ९, १, २,  
 १६<sup>३</sup>; २, ३, ९<sup>३</sup>; १०<sup>३</sup>; १०, १, ३, ६;  
 ७; ११, ४, २, २; १२, ८, ३, १९;  
 १४, १, १, १२; का. १, ३, १,  
 २२<sup>३</sup>; ६, १, ९; ३, २<sup>३</sup>; २, २, ३, ६;  
 १४; तै. २, ४, ३, ३; तैआ. ५, २,  
 १२; जै. ८८; १३०<sup>३</sup>; १५३<sup>३</sup>;  
 २०६; गो. २, ६, ७.  
 परिग्रह- -हम् श. १, २, ५, १२;  
 १३; -हाय शां. १३, २; -हेण  
 श. १, २, ५, ११; २, ६, १, १२<sup>३</sup>;  
 ७, २, २, १.  
 परिग्राह- -ह: जै. १८२; -हम्  
 का. १, ६, १, ९<sup>३</sup>; २, २, ३, ११<sup>३</sup>; तै.  
 ३, २, ९, १२; -हेण का. २, २, ३, ९.  
 परिजिग्रहीष्यत्- -न् शां. २, ९.  
 परिग्रीव- -म् तैआ. ५, ३, ५.  
 परि/चक्षु, परिचक्षते ऐ. ८, ७; श.  
 ३, ९, ४, १७; ९, ५, १, ६२; १०,  
 ५, २, ५; परि ... चक्षते जै. १४५;  
 परिइव चक्षते जै. ३, २, १, ६; ८;  
 पर्यचक्षत जै. १४०; १९३; परि-

चक्षीत तै. ३, ७, ३, ४; परिचक्षीत  
 तै. ३, ७, ३, ४; ५; तैआ. ९, ८, १.  
 परिचक्षा- -क्षा श. १, ३, ५, १४<sup>३</sup>;  
 २, ३, १, ३६<sup>३</sup>; ४, ३, ९<sup>३</sup>; १०; ३, ७,  
 २, ४; का. १, १, २, २; ६; ३, १, २, ४;  
 २, ९<sup>३</sup>; जै. १६८; -क्षाम् श.  
 १२, ४, ३, १०.  
 परिचक्षाण- -ण: ऐ. ७, २७.  
 परिचक्ष्या- -क्ष्या: तै. ३, ७, ३, ५.  
 परि/चर्, परिचरति जै. १५७;  
 परिचरत: ऐआ. २, १, ७<sup>३</sup>; परि-  
 चरन्ति ऐआ. २, १, ७<sup>३</sup>; परिचरेत्  
 तैआ. १, ३२, १; सा. ३, ७, २;  
 गो. १, २, ३; ६.  
 परिचर, रा- -र: श. ४, ३, ५, ९;  
 तां. ३, १, ३<sup>३</sup>; ३, २<sup>३</sup>; ८, ३<sup>३</sup>; १२,  
 ३<sup>३</sup>; -रा: तां. ३, ४, ३<sup>३</sup>; १३, ३<sup>३</sup>.  
 परिचरण- -णाय श. ४, ६, ८,  
 १७.  
 परिचरत्- -न्त: २, १३.  
 परिचार्यमाण- -णम् श. १४,  
 ९, १, १.  
 परिचार्य तां. १३, ४, १७.  
 परिचर्मण्य- -म् शां. ६, १२; शांआ.  
 २, १.  
 परि/चि, परिचिनोति शां. ८, ४;  
 पुरि ... चिनोति श. ७, १, १, १४.  
 परिचित्- -त्, इ श. ७, १, १,  
 ३०; -त: श. ७, १, १, १४; तैआ.  
 ४, ५, ५; ५, ४, ८; ६, ६, २.  
 परि/चेष्ट, परिचेष्टति जै. ३.  
 परिच्छिद्य(√छिद्) ऐ. ३, २२<sup>३</sup>; सा.  
 २, ६, ११.  
 परिच्छिन्न- -न्न: श. १, १, २, ४;  
 ३, १, ३, १३; ८, १, १२; २, १५; ४,  
 १, १, २०; का. २, १, २, १६;  
 -न्नम् श. १, १, २, ४; ३, १, ३,  
 १३, ८, १, १२; २, १५<sup>३</sup>; ४, १, १,  
 २०.  
 परि/ज्ञा, परिजानन्ति तैआ. ३, १३;  
 २; परिजानात् तैआ. ४, ११, ८.

परि/उया, परिजिनाति ऐ. ७, २२<sup>३</sup>.  
 परिणि(←नि)/क्रम, परि...न्यक्र-  
 मीत तै. ३, ६, ४, १.  
 परिणि(←नि)/विश, परिणिवि-  
 शन्ति श. ४, ३, ४, ११; परिण्य-  
 विशन्त श. १४, १, १, ७; ४, १, १९.  
 परिणि(←नि)/हन्, परिणिहन्ति  
 श. १३, ८, ४, १.  
 परि/णी(←नी), परिणयति श. ५,  
 ३, २, ३; ६; ७, ३, २, १९<sup>३</sup>; तां. ६, ९,  
 ११; १७, २, ४; ३, २; परिणयन्ति  
 ऐ. २, ५; श. ७, ३, २, १८; तां.  
 १७, २, ४; परिणिन्द्यु: शां २८,  
 २; परिणयान् श. ५, ३, ३, ३.  
 परिणीयते ऐ. २, ५; तै. २, ४, ७,  
 ३; परिणीयते तै. ३, ६, ४, १.  
 परिणीयमा(न→)ना- -म् तैआ.  
 ६, १२, १.  
 परि-तक्षिमया- -यायाम् तै. २, ८,  
 ७, ८.  
 परि/तन्, परितनोति श. ६, ५, २,  
 ११; ७, १, १, १३<sup>३</sup>; पर्यतन्वन् श.  
 ६, ५, २, ११; परितनुयात् जै. १७९.  
 परितातनाते तै. ३, १, ३, १.  
 परि/तृद्(→न्द), परितृन्दन्ति श.  
 ३, ८, ५, ८.  
 परि-तृण- -ण्ण: जै. १६८.  
 परि-तृद्य श. ३, ८, ५, ८.  
 परिदधत्- परि/धा द्र.  
 परि/इदा, परिदत्ते ऐ. १, २८; परि-  
 द्दाति ऐ. २, ७; शां. २, ५; श.  
 १, १, २, २३; परिददाति श. १,  
 ३, ४, १६; ७, १, ८; २१; २, ३, ४,  
 ४०; ४, १, ४; ५; ३, ६, ३, १८; ४,  
 ३, ५, ८; ४, ५, २१; ६, ५, ४, १४;  
 १२, ८, १, १९; १३, १, ६, १; २; २,  
 ७, ७; ९, ५, १, ४६; ११, ५, ४, १;  
 २; ३<sup>३</sup>; ४<sup>३</sup>; ५; का. १, ४, २, २<sup>३</sup>; २,  
 १, २, १६; तै. ३, २, १, ४; ८, ९, १;  
 ३; ९, ७, ४; गो. २, २, १९<sup>३</sup>;  
 परि...ददाति ऐ. २, २; परिददति

तै. १, ४, ६, ६; परिद्वामि श. २०; ४०; ४१; ३, १९; ३१; ३८;  
६, ५, ४, १४; ९, ५, १, ४६; ११, ५, ४, ३; ४; तैआ. ६, ८, १; मं. १, ६, २०-२४; परि...द्वामि श. २, ५, १४६;  
परिद्वामि तैआ. ६, १, १; परिद्वामि मं. १, ५, १४६;  
परि...द्वामि तैआ. ३, ११, १०; परिद्वामि मं. १, ५, १५;  
परिदेहि तैआ. ६, ३, १; परिदत्ता तैआ. ६, १, ४;  
परिदत्त मं. २, १, १०; परिद्वामि जै. ८७; पर्यदत्त जै. २, २, १, ६.

परि-द्वा-न् श. २, ४, १, ११; ९, २, १, १७; ४, २, १७; ४, ५, ५, १, ५३; का. १, ४, २, ६;  
परि-द्वाय श. ३, २, २, २२; तै. १, १, १०, ६.

परि-द्वि, परिद्वयामि शिरे गो. १, १, २८.

परि-द्वय-न् श. ११, ५, १, ८.

परि-द्विश, परिद्वेश श. १, ८, १, ५; परिद्विशो तै. ३, २, २, ४.

परि-द्वि, पर्यद्विन् का. १, १, १, ७.

परि-द्वि, (→द्वि)परिपश्यति तैआ. १, ८, ८; पर्यपश्यत् तै. १, २, १, ४; तां. ६, ९, २, २; जै. २०, १; परि...अपश्यत् तैआ. ४, ११, ७; पर्यपश्यन् ऐ. ६, २४; पर्यपश्यताम् तां. ७, ८, १; परिपश्यत् जै. १, ४, ४, ८. पर्यद्वयत्, परिद्वयत् जै. १७६.

परि-पश्यत्-न्तः तैआ. ६, ३, २.

परि-द्वि, परिद्विष्यत् श. ४, ६, ९, १४.

परि-द्वि-र्ण-र्णः श. २, ५, ३, ३;

का. १, ५, २, ३; -र्णः श. २, ५, २, २; २४; का. १, ५, १, २; २२.

परि-द्वि, पर्यद्विन् ऐ. ६, ४.

परि-द्वि, परिद्विष्यत् श. ३, १, २, १३; २०; का. १, ४, १, २, ९; तै. ३, ८, १, २; तां. १६, ६, १; जै. १४४; गो. २, १, १; परिद्विष्यति ऐ. १, १३; १६; २१; २२; २८-३०; २, २; १८;

२०; ४०; ४१; ३, १९; ३१; ३८;  
४, ४; ११; ६, ८; एआ. १, ५, २; ५, ३, १; शां. ७, ६; १०; ८, १; ३; ६; ७; ९, २; ४; ६; १०, २; ४; ११, ६; १२, २; १६, ४; ८; १७, ३; १८, २; ४; १९, ९; २९, १; शांआ. २, १६; ९, ७; श. १, ३, ३, १३; १४; २, ६, १, १६; ३, ९, ३, ११; का. १, ६, १, ११; परिद्विष्यति श. १, ३, ३, १३; १८; ४, २; ३; ४; ३, १, ३, ११; ५, २, १४; ६, ३, १४; ७, ३, १३; ८, ७, २, ८; १०, ४, १, २; तै. १, ६, ८, ९; ३, ३, ६, ८; ७, १; गो. २, ४, २; १५, १६; १७; ५, १४; परिद्विष्यत् श. १३, २, ६, ९; परिद्विष्यति शां. १७, ९; २५, १५; श. १, ३, ३, १८; जै. ३, १, ४, ४; गो. २, ३, १६; ४, ४; १८; ५, ५, १४; परिद्विष्यत् श. ३, १, २, २०; परिद्विष्यति ऐ. ४, १०; परिद्विष्यत् श. १, ३, ४, २; ३, ६, ९; परिद्विष्यति तै. ३, ७, ५, १३; परिद्विष्यत् मं. १, १, ५; परिद्विष्यत् श. १, ३, ३, १४; तै. ३, ७, ६, १; जै. १४४; मं. १, १, ६; पर्यद्विष्यत् गो. १, १, ३, ४; पर्यद्विष्यत् श. १, ३, ३, १४; ३, ७, ३, १३; १०, ४, १, १; पर्यद्विष्यत् श. १, ८, ३, २, २; तै. ३, ३, ९, ५; परिद्विष्यत् शां. ६, २; २५, १५; श. ५, ३, ५, २५; परिद्विष्यत् ऐ. १, २६; ३०; ३, १; ३८; ४, १; ६, २, २; एआ. १, ५, २; शां. १८, ५; २४, २; तै. १, ६, ८, ८; परिद्विष्यत् तै. १, ६, ८, ९; जै. ३, १, ४, ४; गो. २, ६, ४; १६; परिद्विष्यत् ऐ. ६, २, २; २३; गो. २, ६, ५; पर्यद्विष्यत् श. ११, ५, १, ४. परिद्विष्यति श. ५, २, १, ८; ३, ५, २०; २१; २४; तै. १, ३, ७, १;

परिद्विष्यति श. ५, ३, ५, २४; ६, ४, ३, ८; तै. १, ३, ७, १; परिद्विष्यति श. ५, ३, ५, २५; परिद्विष्यत् श. ६, ४, ३, ८.

परिद्विष्यन्ते गो. २, १, १.

परि-द्वि-न् ऐ. ६, ८; -न्तः ऐ. २, १, ८.

परि-द्वि-न् नस्य शां. १८, ४; -नात् शां. २६, ४; मं. १, १, १२; -नानाम् श. १४, ९, १, १०.

परि-द्वि-न्-या शां. १७, ३; २५, ७; ८; -या ऐ. ६, २६; ३६; शां. ८, १; १०, २; १५, ३; ४; १६, ४; जै. ३, १, ४; १, २, ३; गो. २, ३, २, २; ६, १६; -याः ऐ. ६, ७; ८; १५; शां. ३०, १, १; जै. ३, ४, २, ६; गो. २, ५, १, ०; १३; १४; -याम् शां. १५, ४; १६, ३; ९; तैआ. २, १३, १; गो. २, ३, २, २; -यायाः एआ. ५, १, ५; शां. १८, ३; -यायै शां. १७, ३; १८, ४; गो. २, ३, १६; ४, ४; १८.

परि-द्वि-या शां. ९, ४; १०, ४; शांआ. २, १६; श. २, ५, ३, ६; ११; ३, १, ३, ६; ६, ३, १४; ४, ५, २, ३; ५, ३, ५, २, ६; १३, ८, ४, ६; ८; का. १, ५, १, ३, ८; २, ५; १, ०; तां. २१, ३, ४; जै. २०५; सा. १, ५, १५.

परि-धि- धयः ऐ. १, २८; ५, २८; श. १, ३, ३, १३; ४, ८, ८, ३, १०; २१; २५; ९, २, १४; ३, ४, १, १६; ५, २, १५; १८; ९, ३, २, ३; ६, २, १, २०; ९, ४, ४, २; तै. १, ६, ३, ९; २, १, ५, २; ३, ७, ६, १८; ८, १८, ४; तैआ. ३, १, २, ३; ५, ४, ९; आ. २, २४, १०; गो. २, १, १; -धयः श. १, ३, ३, १८; -धिः श. १, ३, ४, २; ३; तैआ. ५, ४, १, ०; ६, ११, २; -धिना श. ९, ५, १, ४८; -धिम्यः श. १, ८, ३, ९; -धिम्यः श. १, ३, ४, २; ५; ८, ३,

९; २२; २, ५, २, ४२; ६, १, ४५;  
 ३, ९, ३, ३३; ९, ४, ४, ३; १३, ८,  
 ४, १२; तै. ३, ३, ९, ५; ७, ११, ६;  
 तैआ. ६, १०, २; -धिषु श. ९,  
 ४, ४, २; १२; -धी तै. १, ६, ८,  
 ९; -धीन् श. १, ३, ३, १३; १८;  
 ८, ३, ७; ९; २२; २, ५, २, ४२; ४४;  
 ३, ५, ६; ११; ६, १, १६, ४५; ४७;  
 ३, ५, २, १४; ६, ३, १०; १४; २,  
 ४, ४, १३; १३, ८, ४, ८; का. १,  
 ५, १, २७; २, ५; १०; ६, १, ११;  
 ३०; तै. १, ६, ३, १०; ८, ८; ३,  
 ३, ६, ८; ७, १; ४; ९, ६; ७, ४, ९; ६,  
 ७; ८, १८, ४; तैआ. ४, ११, ७; तां.  
 १२, ९, ३; गो. २, १, १; ४; -धौ  
 श. ४, १, १, २४; २, २, ३; १४, २,  
 २, ३२-३४; ३६; ३७; तां. १७,  
 १३, ४.  
 परिधि-मत्-मन्तः जै. १९०.  
 परि-धेय-न्याः श. १, ८, ३, २५.  
 परि-हित-अग्र.  
 परि/धाव्, परिधाव जै. १६८;  
 पर्यधावच् ऐ. २, १९.  
 परि-धाव(त्→)न्ती-म् जै.  
 २०५.  
 परि/१पत्, परिपतति जैड. १, ९, ३,  
 ४; परि...पतति श. ३, ४, २, १०;  
 परि...पतन्ति तै. २, ५, ८, ४.  
 परिपातय तैआ. १०, १, ५.  
 परि-पति(√२पत्)-तये श. ३, ४,  
 २, १०; गो. २, २, ३; -तिः गो.  
 २, २, ३; -तिम् श. १३, ४, १,  
 १५.  
 परि-पन्यिन्-न्यिनः श. ३, ३,  
 ४, १४; जै. १६८; मं. १, ३, १२.  
 परि-परिन्-रिणः श. ३, ३, ४, १४.  
 परि-पशान्य-ग्ये श. ३, ८, १, १६.  
 परि/१पा, परिपिबति, परिपिब,  
 पर्यपिबच् ऐ. ३, ३०.  
 परि-प्राण(←न)-णम् श. १३, ३,

५, ४; तै. ३, ९, १५, ३.  
 परि/२पा, परिपासति तैआ. ६, १,  
 २; परिपातु ऐ. ६, १५; तै. ३, १,  
 १, ५; गो. २, ४, १६; परिपाहि  
 तै. २, ४, ४, ७; तैआ. १, १९, १४;  
 परिपातम् ऐ. १, २, १; शां. ८, ६;  
 तैआ. ४, ४२, ३.  
 परि-पृच्छ(√प्रच्छ)-कः गो. १,  
 १, २७.  
 परि-प्र/घन्, परि...प्रघन्व ऐ. ८,  
 ११.  
 परि-प्र/हि, परिप्रजिष्युः जै. १०५.  
 परि-प्राध-धे शां. २, २.  
 परि/प्लु, परिप्लवते श. १, ६, ४,  
 १६; ४, ३, १, ७; ९, ३, ३, १७; १३,  
 ४, ३, १५; परिप्लवते श. १३,  
 ४, ३, १५; तां. ५, ७, १;  
 परिप्लवेते श. १, ७, २, २४; परि-  
 प्लवेते श. १२, २, २, २; गो. १,  
 ४, २०; २३; परिप्लवन्ते शां. २०,  
 १; श. १, ३, ५, १६; परिपुष्-  
 विरे श. ११, ५, १, ४; पर्यप्लवत्  
 श. ११, १, ६, १; २; जैड. १, १८,  
 १, ४; परि...अप्लवामहि तां.  
 १०, १२, १; परिप्लवेरच् ऐ. १,  
 १४.  
 परि-प्लवं-म् शां. २०, १४.  
 परि-प्लवमान-नः श. ११, २,  
 ५, ४; -नम् श. ३, ४, ४, १५;  
 -ने श. २, ३, ३, ११; ३, २,  
 २, ४.  
 परि/वाध, परिवाधते तै. ३, २, ९,  
 ५; मं. २, ५, ६; परि...वाधस्व  
 श. ३, ३, ३, १३; पर्यवाधन्त तै.  
 ३, २, ९, ५.  
 परिबिवाधिपेत श. ३, ६, ४,  
 १२; ४, २, ५, १०.  
 परि-वाध्-धः जै. १८०.  
 परि-वाध्-धं मं. २, ५, ७; -धम्  
 तैआ. १, २८, १; मं. २, ५, ६.

परि-वाधमा(न→)ना-ना मं. १,  
 ६, २७.  
 परि/वृंह, वृह, परिवृंहते श. २, १, १, ११;  
 परिवृंहति शां. ११, ८; श. ३, ६,  
 १, २४; ९, १, १८; ५, ३, ५, ७; ४,  
 १, १४; १४, १, ३, २७; पर्यवृहन्त  
 श. २, १, १, १०.  
 परि-वृढ-ढः श. १३, ६, १, ९;  
 जैड. १, ८, ३, १; -डम् श. ३,  
 ६, १, २४; ९, १, १८; १४, १, ३,  
 २७; जैड. ४, ११, ३, ११.  
 परि-वृहत्-न् ऐ. ६, २८; गो.  
 २, ६, ८.  
 परि/वृ, परिवृयात् गो. २, २, १९.  
 परि/भास्, परिभासते श. ३, १, ३,  
 ११.  
 परि-भिन्न(√भिद्)-न्नाः श. ५, ३,  
 २, ७.  
 परि/भुज्, पर्यभुजत् तां. १३, ५,  
 २२.  
 परि/भू, परि...वभूव शांआ. १२,  
 २; ७; श. ५, ४, २, ९; तै. २, ५,  
 १, ३; ८, १, २; ४, ३; ३, ५, ७, १;  
 तैआ. ३, ११, १०; जैड. १, ११,  
 २, ७; ९; मं. २, ५, ८; ष. १, ६;  
 परि...भवन्तु श. ३, ६, १, २४;  
 पर्यभवत् ऐ. ४, २३.  
 परि-भू-भूः ऐ. १, १३; श. १,  
 ४, २, १५; ३, ३, ४, ३०; ८, ५, ३,  
 ३; तै. १, १, ७, ३; ३, ५, ३, २;  
 तैआ. ६, ११, २.  
 परिभू-तम-म् तै. ३, ११,  
 ६, ३.  
 परि-भूत-म् तै. ३, १२, ३, १.  
 परि-भूय ऐ. ४, २३.  
 परि/भूप, परि...भूपयः तै. ३, ५,  
 ७, ३; परि...अभूपय् शां. २२, ५;  
 तै. २, ७, ८, १.  
 परि-मण्डल,ला-लः श. ६, ७, १,  
 २; ७, १, १, ३७; ४, १, १०; ९, १,

२,४०; -लम् शा. ९, १,२,४०; तां. ५,५, १७; -ल्य शा. ७, १, १,३७; -लानि शा. १३, ८, १, ५; -ले शा. ६, ७, १, २६; -लौ शा. ६, ७, १, २६.	शांआ. ४, १३; परि...त्रियन्ते ऐ. ८, २८; तैआ. ९, १०, ४; परिमसु: ऐ. ८, २८. परिमर- गद्र. परि-सूर्ण(र्ण→)र्णा-र्णां शा. ५, ३, १, १३.	२४; परिलिखेत् शा. ३, ५, १, २६; ४, ६; ७; सा. २, ४, २. परि-लिख्य शा. १३, ४, ३, ४. परि-लिप्य(√लिप्) शा. १४, ९, ३, १; गो. १, ३, १३.
परि-मत्त(√मट्)-म् शांआ. १, ४. परि-माद्-मादः शांआ. १, ४; शा. १०, १, २, ८; तै. १, २, ६, ५; तां. ५, ६, ११; जै. १६५; -माक्षि: तां. ५, ६, ११.	परि/मृज्, परिमार्ष्टि शा. ४, १, १, १७; २, १७; तै. ३, २, ८, ४; परि- मृजति तैआ. २, ११, १. परि-मृज्य शा. ११, ५, ३, ४; ७; तैआ. २, ११, १; सा. ३, ४, ४-८.	परि-लुप्य(√लुप्) ऐ. ६, १४. परि-वक्रा-क्रायाम् शा. १३, ५, ४, ७; -क्रे शा. १३, ८, ४, २. परि-वत्(मतुप्)-वत् शां. २२, ६; तां. १०, ६, ६. परिवती-तीभिः शा. ६, ३, ३, २५; -त्यः तां. १२, ५, ३; ११, १; १५; १३, ११, १; १५, ३, ३; ५, ४; -त्या शां. ८, ६; ९, ४.
परि-माद्-दान् शांआ. १, ४. परि/मन्थ्, परि...मथ्यात् ऐ. २, ९. परि-मर(√मृ)-रः ऐ. ८, २८; शांआ. ४, १, २; तैआ. ९, १०, ४; -रम् ऐ. ८, २८.	परि-मृदन्त्(√मृट्)-न्त् सा. २, ६, ९. परि/मृश्, परिमृशति शा. ३, ७, १, १३; परिमृशे शा. १, ७, ३, १९. परि-मोषिन्(√मुष्)-विणः शा. ११, ६, ३, ११; १३, २, ४, २; ४; १४, ६, ९, २८; तै. ३, ९, १, ३, ४.	परि-वत्स(धस-तै.)-र-रः शा. ८, १, ४, ८; तै. १, ४, १०, १; ३, ८, २०, ५; १०, ४, १; तैआ. ४, १९, १; तां. १७, १३, १७; -रम् तै. १, ४, १०, १; तां. १७, १३, १७; -राः तै. १, ५, ५, ६; तैआ. १०, ६४, १; -राणाम् गो. १, ५, ५; -राव तै. ३, ८, २०, ५; -रान् तै. ३, १२, ९, ३; -राय तै. ३, ४, ११, १; मं. २, १, १२.
परि-माण(√मा)-म् गो. १, ५, ५. परि-मित, ता-तः शां. २६, ३; शा. ६, ५, ३, ७; ७, २, ४, ३०; १४, १, २, १८; -तम् ऐ. ४, ६; ८, ५; शा. ५, ४, ४, १३; ६, ५, ३, ७; ७, २, ४, ३०; १३, १, ३, २; १४, १, २, १८; तै. १, १, ४, १; ३, ८, ६, २; तैआ. ५, ४, ३; गो. २, ५, ३; -ता तै. २, ८, ८, ५; जैड. १, १, ७, ३; -ताः शा. ६, ५, ३, ६; तै. ३, ७, ४, १०; ८, ६, २; तैआ. ५, ४, ३.	परि/यज्, परियजति शा. १३, २, ११, २; परियजति तै. ३, ९, १०, १; परियजेत् ऐ. ३, ४७; ४८; शां. १६, ५; शा. ४, ४, २, ६.	परि-वत्सरी(ण→)णा-णाम् तै. १, ४, १०, २; मं. २, २, १३. परि/वद्, परिवदन्ति तैआ. २, १५, १; तां. ४, ९, १४; परिवदेत् शां. ६, ४. परि-वर्तन(√वृत्)-नस्य शा. २, ६, ३, १४. परिवर्तिनी-नी तां. २, २, १. परि-वर्तमान-नः शा. १२, ३, २, ७; गो. १, ५, ५; -नम् तैआ. १, ७, ३. परिवर्तयितुम् शा. २, ६, ३, १७. परि/२वस्, परिवासयति शा. ३, ६, १, ६; ४, १७; ८, २, १८; परिवासय
परि-मित-फल-लानि शां. २६, ३.	परियत्-ती-परी अद्र. परि/यत्, पर्ययतन्त तां. ७, ५, ६; ११; ११, ३, ७; जै. २०५. परि-यत्त-त्तान् ऐ. २, ३१.	परि-वृत्त(√वृत्)-नस्य शा. २, ६, ३, १४. परिवर्तिनी-नी तां. २, २, १. परि-वर्तमान-नः शा. १२, ३, २, ७; गो. १, ५, ५; -नम् तैआ. १, ७, ३. परिवर्तयितुम् शा. २, ६, ३, १७. परि/२वस्, परिवासयति शा. ३, ६, १, ६; ४, १७; ८, २, १८; परिवासय
परि/मुच्, परिमुच्यन्ति तैआ. १०, १०, ३.	परि/यत्, पर्ययतन्त तां. ७, ५, ६; ११; ११, ३, ७; जै. २०५. परि-यत्त-त्तान् ऐ. २, ३१.	परि-वृत्त(√वृत्)-नस्य शा. २, ६, ३, १४. परिवर्तिनी-नी तां. २, २, १. परि-वर्तमान-नः शा. १२, ३, २, ७; गो. १, ५, ५; -नम् तैआ. १, ७, ३. परिवर्तयितुम् शा. २, ६, ३, १७. परि/२वस्, परिवासयति शा. ३, ६, १, ६; ४, १७; ८, २, १८; परिवासय
परि/मुष्, परिमुष्णाति गो. १, ३, १९; पर्यमुष्णात् शा. ३, २, ४, २; तां. ६, ९, २२; परिमुष्णीयात् गो. १, ३, १; पर्यमोषिपुः शा. ३, २, ४, २. परिमोषिन्-अद्र. परि/मृ, परिम्रियन्ते ऐ. ८, २८;	परि/यत्, पर्ययतन्त तां. ७, ५, ६; ११; ११, ३, ७; जै. २०५. परि-यत्त-त्तान् ऐ. २, ३१.	परि-वृत्त(√वृत्)-नस्य शा. २, ६, ३, १४. परिवर्तिनी-नी तां. २, २, १. परि-वर्तमान-नः शा. १२, ३, २, ७; गो. १, ५, ५; -नम् तैआ. १, ७, ३. परिवर्तयितुम् शा. २, ६, ३, १७. परि/२वस्, परिवासयति शा. ३, ६, १, ६; ४, १७; ८, २, १८; परिवासय
परि/मृज्, परिमृज्यन्ति तैआ. १०, १०, ३.	परि/यत्, पर्ययतन्त तां. ७, ५, ६; ११; ११, ३, ७; जै. २०५. परि-यत्त-त्तान् ऐ. २, ३१.	परि-वृत्त(√वृत्)-नस्य शा. २, ६, ३, १४. परिवर्तिनी-नी तां. २, २, १. परि-वर्तमान-नः शा. १२, ३, २, ७; गो. १, ५, ५; -नम् तैआ. १, ७, ३. परिवर्तयितुम् शा. २, ६, ३, १७. परि/२वस्, परिवासयति शा. ३, ६, १, ६; ४, १७; ८, २, १८; परिवासय
परि/मृश, परिमृशति शा. ३, ७, १, १३; परिमृशे शा. १, ७, ३, १९.	परि/यत्, पर्ययतन्त तां. ७, ५, ६; ११; ११, ३, ७; जै. २०५. परि-यत्त-त्तान् ऐ. २, ३१.	परि-वृत्त(√वृत्)-नस्य शा. २, ६, ३, १४. परिवर्तिनी-नी तां. २, २, १. परि-वर्तमान-नः शा. १२, ३, २, ७; गो. १, ५, ५; -नम् तैआ. १, ७, ३. परिवर्तयितुम् शा. २, ६, ३, १७. परि/२वस्, परिवासयति शा. ३, ६, १, ६; ४, १७; ८, २, १८; परिवासय
परि/मोषिन्, परिमोषिपुः शा. ३, २, ४, २. परिमोषिन्-अद्र. परि/मृ, परिम्रियन्ते ऐ. ८, २८;	परि/यत्, पर्ययतन्त तां. ७, ५, ६; ११; ११, ३, ७; जै. २०५. परि-यत्त-त्तान् ऐ. २, ३१.	परि-वृत्त(√वृत्)-नस्य शा. २, ६, ३, १४. परिवर्तिनी-नी तां. २, २, १. परि-वर्तमान-नः शा. १२, ३, २, ७; गो. १, ५, ५; -नम् तैआ. १, ७, ३. परिवर्तयितुम् शा. २, ६, ३, १७. परि/२वस्, परिवासयति शा. ३, ६, १, ६; ४, १७; ८, २, १८; परिवासय

† सकारोपजनदृच्छान्दसः, अथवा लटः प्रपु.२. रूपमिति भा. । वस्तुतो विसर्गान्तः पाठः प्रमादजः ।

† W. अज. सुपा. स्वरभावः प्रामादिकः ।



ऐ. २, १४; परिवासयेत् श. ३, ६, ४, १७; परिवासयेत् श. ३, ६, ४, १८<sup>३</sup>; १९<sup>३</sup>-२२<sup>३</sup>; २४<sup>३</sup>; २५<sup>३</sup>.

परि/वह्, परिवहन्ति ऐ. १, १४; शां. ७, ६; श. ३, २, ३, १७, ३, ३, १७, ४, ८; ५, ४, ५, १५; परि...वक्षि तैआ. ४, ११, ४; परि...वक्ष्व श. ४, ४, ५, २१७.

परि-वाह्(न्→)णी- गी श. ५, ३, ४, ९.

परि-वाप्(√वप्)- षः ऐ. २, २३; २४<sup>५</sup>; तै. १, ५, ११, ३; -पेण तै. १, ५, ११, २.

परि-वार(√वृ)- रः जै. १३४.

परि/√विद्, परिवेद श. ७, २, १, ११<sup>३</sup>; ?परिवेद तै. ३, ६, १०, ४; तैआ. ३, ११, १; ३.

परि-वित्त(√रविद्)- त्तः तै ३, २, ८, १२; -त्तम् तै. ३, ४, ४, १; -त्तै तै. ३, २, ८, १२.

परि-विन्द- न्दः सा. १, ७, १०.

परि-विविदान- नम् तै. ३, ४, ४, १.

परि-वेत्- त्त सा. १, ७, १०.

परि/विश्, परि...विशन्ति तां. १७, १०, ३; पर्यविशन् तै. २, २, १०, ५; जै. १४१; जैउ. १, ३, १, १.

परि/विष्, परिवेष्टि तै. २, १, २, १२; ३, ९; परिवेष्टिपति ऐ. १, १७; श. १, ३, १, २; का. २, २, ४, २; तां. १५, ७, ३; परिवेष्ट्यामि श. १, ५, १, २६; परिवेष्ट्यात् श. ९, २, २, ३.

परिविष्टयेत ष. ५, १०.

परि-विष्ट- म् तैआ. २, ६, २.

परि-विष्य श. ९, २, ३, ४१.

परि-विष्यमाण- णः तां. १५, ७, ३.

परि-वेविष्यमाण- णौ जैउ. ३, १, १, २१.

परि-वेष्- षः तै. ३, ३, ११, १; -षम् तै. ३, ७, ४, १३.

परि-वेषण- म् श. १, ३, १, १; का. २, २, ४, १.

परि-वेष्ट्वै जैउ. २, ५, ३, ३.

परि-वेष्ट- ष्टारः ऐ. ८, २१; श. ३, ८, २, ३; १३, ५, ४, ६<sup>३</sup>; -ष्टारम् तै. ३, ३, ११, १; ४, ८, १; -ष्ट शांआ. ४, १.

परिवेष्टी- ष्टी शांआ. ४, १; श. ११, २, ७, ५<sup>३</sup>.

परिवेष्ट-मत्- मान् ४, १.

परिवी-, परिवीत-, परिवीय, परिवीय-माण- परि/व्ये अद्र.

परि/वृ, पर्यवृष्वन् का. १, २, ४, ९; परि...वृगीत तै. २, ८, ७, ८. पर्यवारयन्त गो. १, १, २३.

परि-वृत, ता- त्तः ऐ. २, २; ऐआ. २, ३, ५<sup>३</sup>; शांआ. ७, २; श. ३, ३, १, २; १०, ५, २, ४; -तम् श. २, ६, १, २०; का. १, ६, १, १३; -तम्ऽइव श. १, १, २, २१; का. २, १, २, १२; १५; -ता ऐआ. २, ३, ५; ३, २, ५; श. ११, ४, ४, ११; -ताऽइव श. ३, ३, ३, १२; -त्तै ऐआ. ५, १, १; श. २, ६, १, २०<sup>३</sup>; का. १, ६, १, १३.

परि-वृत्ति- म् तै. २, ८, ५, ८.

परि-वृत्त्य का. १, २, ४, ९; तैआ. १, १०, ४.

परि/वृत्, परिवृणक्ति तै. २, १, ४, ४; तां. ७, १, ८; ष. २, २; परि...वृणक्ति श. ३, ३, ३, १५; १६; परिवृञ्जति तां. १८, १, ११; परिवृञ्जं तै. २, ७, १७, ३; परि...वृणक्तु श. ७, ५, २, २१; १२, ५,

२, ४; तै. ३, १, १, ३; २, १, ५, ७, १३, ४; तैआ. ४, २०, ३; परि...वृञ्जन्तु तै. २, ७, १६, ३; परि-वृङ्गिध श. ७, ५, २, १७; परि...वृङ्गिध श. ७, ५, २, १७; पर्यवृञ्जन् ऐ. ७, २८; परि...वृञ्ज्यात् तै. २, ८, ८, १२.

परि-वृ(क्त→)क्ता- क्ता श. १३, २, ६, ६; ४, १, ८; -क्ताम् श. १३, ५, २, ७; -क्तै श. १३, २, ५, ७<sup>३</sup>. परि-वृक्ती- क्ती तै. ३, ९, ४, ५; ७; -क्त्यै तै. १, ७, ३, ४<sup>३</sup>.

परि/वृत्, परिवर्तते शां. २२, ५; श. १४, ७, २, २०; परिवर्तते श. १४, ५, १, २०; तैआ. ३, ११, ८; पर्यवर्तते जै १७; परिवर्तते श. १४, ५, १, २०. पर्यवर्ति जै. १७.

परिवर्तयते श. २, ६, ३, १६<sup>३</sup>; जै. १७; परि...वर्तयते तै. २, २, १०, ८; परि...वर्तयते तै. १, ५, ६, ५; ७; २, ३, ३, २; परिवर्तयन्ति जै. १७; परिवर्तये तै. १, ५, ५, १; ३; ५; ७; पर्यवर्तयत तै. २, २, १०, ६; ७<sup>३</sup>; पर्यवर्तयत तै. १, ५, ५, ३; परि...वर्तयन्त तै. १, ५, ६, ४<sup>३</sup>; परिवर्तयेत श. २, ६, ३, १६<sup>३</sup>. परिवर्तन-, परिवर्तमान-, परिवर्तयितुम् गद्र.

परि-वृत्ती- -त्ती, -त्त्यै श. ५, ३, १, १३.

परि/वे, पर्यवायन् जै. ४६.

परिवेत्- परिवित्त- गद्र.

परिवेविष्यमाण-, परिवेष-, परिवेषण-, परिवेष्ट- परि/विष् गद्र.

परि/वेष्ट, परिवेष्टयन्ति श. ५, ३, ५, २४.

परि/व्ये, परिव्ययति श. ३, ७, १,

७ √वहतेरिति. उ. म. द. । नेदं 'वक्ष्व' परं √रवस्तेः 'वस्व' इति PW. । का. समान एव स्पले 'शंश्च वक्षि परि च वक्षि' इत्युपलब्धेः √वहतेरेवेति Eigg.दि. । †'-वृक्ति-'? इति प्राति. भा. । ‡='वृक्ती-' इत्येकपप्रशंशः सम्भाव्येतेति Mww. । '-वृत्ति-'? इति प्राति. सा. ।

१९३; २०३; २१; ४, २, ५, १२;  
परिन्वयामन्नि श. ९, १, २, २५;  
२६; परिन्वयन्ताम् श. ३, ७,  
१, २१; परिन्वयस्व तैआ. ६,  
१, ४; परिन्वययेत् शांआ. २,  
१६.  
परि-वी- -वी: श. ३, ७, १, २१.  
परि-वीत- -त: ऐ. २, २; शां. १०,  
२३; तै. ३, ६, १, ३.  
परि-वीत-व(त्-→)ती- -त्या शां.  
१०, २.  
परि-वीय श. ४, २, ५, १२.  
परि-वीयमाण- -णाय शां. १०, २६.  
परि-व्ययण- -णम् श. ३, ७, १,  
१३; -णात् श. ३, ७, २, ४.  
परि/व्रज्, परिब्रजाय ऐआ. ५, १,  
१; पर्यव्रजाम श. १४, ६, ३, १;  
परि-व्रजेत शांआ. ४, १५.  
परि-व्रज्य ऐआ. ५, १, ३.  
परि/व्रञ्च, परिवृञ्चति तैआ. १, ६,  
३; परि-वृञ्चति ष. ३, १०;  
परिवृञ्चेत् श. ६, ७, २, ९.  
परि/शंस, परिशंसति ऐआ. १,  
४, २.  
परि/शप, पर्यशपत् तां. १४, ६, ८.  
परि-शप्त- -म् तां. १४, ६, ८.  
परिशयान- परि/शी अद्र.  
परि/शिप्, परिशिनष्टि ऐ. १, २३;  
श. २, ३, १, ३९; २, १६; १८;  
परिशिनष्टि श. १, ६, ४, १३३; २,  
१, ४, १४; ३, २, १७; ६, १, १५;  
५, १, १, ९; ६, ५, ३, ७; १४, १, २,  
१८; ३, १, २, ४; का. १, १, ४, १४;  
६, १, ११; परिशिष्ट: श. २, ५,  
२, १९; परिशिपन्ति ऐ. ५, २४;  
श. ११, ५, ५, १३; परिशोष्यति  
श. ४, ३, ४, २३; पर्यशियन् श.  
३, ८, ३, २९; परिशिष्यात् ऐ. ७,  
३२; जै. १२६; परि-शिष्यात्  
जै. १२६; परिशिष्यु: ऐ. ५, २, ४;  
परिशोषेदत् गो. १, ३, ५.

परिशिष्यते ऐ. ३, ४१; ७, १८;  
श. ४, १, १, २६; ५, ३, ४, १६;  
७, १, २, १९; ९, ५, २, १३; ११,  
१, ५, ८; ३, ३, ३; परिशिष्यते श.  
३, १, १, ३; ८, ३, २५; ३५; का.  
१, ३, १, २८; जै. ११६; जैउ. १,  
१४, ४, ५; २, ४, ३, १; ३, ६, ४, ३;  
९, ७; ष. ३, १; परिशिष्यन्ते श.  
१, ३, ३, ४; ३, ५, २, ८; ४, १९; ६,  
१, १३; ७, १, ६; ८, २, ७;  
परिशिशिषे श. १, ८, १, ६; जै.  
१९१; परिशिशिषिरे श. २, २,  
२, ९; का. १, २, २, ६; जै. १५६;  
परिशोष्यते श. २, ५, १, १३; १२,  
४, ३, ९; का. १, ४, ३, ११; जैउ. १,  
१४, ४, ५; २, ४, ३, २; ३, ६, ९, ७;  
पर्यशियत् शां. २४, १; श. ४,  
५, १, ९; पर्यशियन्त श. ४, ५,  
१, ९; परिशिष्येत शां. १०, २;  
श. ३, ८, ४, ५; जै. २३; जैउ.  
४, ८, १, ७; ८; ११; २, ३; ४; ७;  
८; ११; १२; १५; १६; ३, १.  
परि-शिष्ट, ष्टा- -ष्ट: शां. २७, ४;  
श. १, ६, ३, ८; ८, ३, २५; ३,  
९, ३, १२; ३२; ४, ४, २, १३;  
-ष्टम् ऐ. ५, २७; ७, ३; श. १,  
५, ३, २५; ३, १, ४, १७; २, ४, ८;  
६, ४, ४; १२, ४, २, ६; ७; ८; ३,  
९; १३, ५, २, १; -ष्टा श. ५, ५,  
४, २८; -ष्टा: जै. ८८; १३०;  
-ष्टासु ऐआ. ५, १, ५; -ष्टेन श.  
५, २, २, १२३; ९, ३, ४, १६; १२,  
४, १, ६; २, ६.  
परि-शिष्य ऐ. ३, ११; १९; शां.  
१४, १, २; १५, ५; २३, ८.  
परि/शी, परिशोते श. ६, ३, १, २७;  
परिशोते तै. ३, ७, ४, १७.  
परि-शुयान- -म् तै. २, ६, ९, १.  
परि/शुम्, परिशुम्भति गो. १, १,  
३९.  
परि/शुष्, परिशुष्यते जै. १८४.

पर्यशोषयत् जै. १९४.  
परि-शुष्क- -ष्क: जै. १९४.  
परि/शू, परिशुगीयाताम् जै. २९.  
परि-श्रान्त(√श्रम्)- -न्ता: जै. ४८.  
परि/श्रि, परिश्रयति श. ७, १, १,  
१३; ९, ४, ३, ९; १३, ८, २, २; परि-  
श्रयति श. ६, ३, ३, २४; ४, ४, १९;  
७, १, १, १२; ९, ४, ३, ९;  
१०, ४, ३, १३; १३, ८, २, २; १४,  
१, २, १६; ३, २, ६; तै. १, ६, ८, ६;  
परिश्रयन्ति ऐ. १, २९; शां. ९,  
३; श. ३, १, १, ८; २, २; ५, ३, ९;  
६, १, २, ४; ४, ६, ७, ९; १०; १०,  
२, ४, ७; परिश्रयस्व तैआ. ४, ५,  
५; ५, ४, ९; पर्यश्रयन् श. २, २,  
४, ११; पर्यश्रयन् श. ६, ३, ३,  
२४; ४, ४, १९; १४, १, २, १६;  
जैउ. १, १७, २, ३.  
परिश्रीयस्व श. १४, १, ३, २६;  
२७.  
परि-श्रयितवन् श. १२, ४, २, १.  
परि-श्रित्- -श्रित: श. ७, १, १, १२;  
१३; १५; १६; ३५; २, १७; २, २,  
९; ३, १, ११; २०; २, ११; ९, १,  
१, ५; १०; २, २५; २, १, १२; २०;  
३, ४, १५; ४, ३, ७; ९; १०, २, ६,  
१७; ४, २, २; ३, ५; ८; १३; ५, ४,  
१; २; ३; ४; ५; ७; १०; १२; १४;  
१३, ८, २, २; -श्रितम् श. १०,  
४, २, २७; ३०; ४, ४; -श्रिताम् श.  
१०, २, ६, १८; -श्रित्सु श. ८, १,  
४, १; ९, १, १, ५; १०; १०, ४, ४, ४;  
-श्रिद्धि: श. ७, १, १, १२; १३; ९,  
४, ३, ९; १०, २, २, ६; ४, ३, १२;  
१३, ८, २, २; -श्रिद्धय: श. ७, ३,  
१, १०; ११; ८, ७, ३, ४; १०,  
२, ६.  
परि-श्रित- -न्तम् श. ३, १, १, ८;  
६, ४, ४, १९; १४, १, २, १५; १६;  
-तानि ऐ. १, १३; ३०; -ते  
तैआ. ५, २, १२; ३, १; तां. ४,

९, ११; ६, ८, १४; -तेषु शां. ८, ८.	परि-पुम(√स्तुम्)-म् तां. ८, ९, १२.	११, ४; १२, ८; श. २, ६, १, १५; का. २, १, २, १; जै. ११६.
परि-श्रित्य श. २, २, ४, ११.	परि-पुवधेड(←व्यडइडा)-डम् तां. १०, ११, १; १२, ४, २७; घ. ३, १००; -डेन तां. १०, १२, ४.	परि-स्तृणत्-न् श. २, ६, १, १५; का. १, ६, १, ११.
परि-पुद्(√सद्)-पत्, द् जै. २, ४, २, १३; -षदम् श. १४, ९, १, १; जै. २, ४, २, १४; -पदि सा. २, ७, १३.	परि-पुभ्य जै. १०६.	परि-संस, परिससंतु: जै. २०५.
परि-पुघ-म् तै. ३, १, २, ९.	परि-पुभ-भ: तां. ८, ९, १२.	परि-ससा-सा तै. १, २, १, १.
परिपस्वजान-परि/ष्वञ्ज अद्र.	परिपुभ-वत्-व् जै. १७१.	परि-सजिन्(√सज्)-जी तै. २, ७, १, १.
परि/षि(←सि)च्, परिषिष्चति श. ९, १, २, ३; परिषिष्चति श. ९, १, २, १; २, ४; १२, ८, २, ८-१२; १४, ३, १, २५; तै. १, ६, ९, ९; १०, ५; २, १, ११, १; परिषिष्चामि तै. २, १, ११, १; परिषिष्चत तां. १२, ५, ३; परि... सिष्चत श. १२, ८, २, १२; तै. २, ६, १, १; तां. १५, ३, ३; जै. १६८; सा. १, ४, ३; ७, ९.	परि-पुम(त्→)न्ती-न्ती तां. १२, १, २; -न्त्या: तां. ६, ९, २५.	परि-सत्(√सु)-सुव श. ५, १, २, १४; ५, ४, १०; २०; २८; १२, ७, १, ७; ८, २, १३; ९, १, १; -सुत: श. ११, ५, ५, १३; १२, ९, १, १; तै. २, ६, २, ३; ३; -सुतम् श. ५, १, २, १४; १६; ५, ४, २०; १२, ७, ३, ११; तै. १, ८, ५, ५; २, ६, १, ३; मं. २, ३, १५; -सुता श. ५, ५, ४, २१; १२, ८, २, १५; तै. २, ६, ४, २; ६; ११, १; २; ३; ४; ५; ६; ७; ८; १०; १२, २; ४; -सुति श. ५, ५, ४, १९.
परि-षिच्य जै. ११६.	परि-पुव(←स्व)ञ्ज, परिप्वजै जै. ३, ६, १, ७.	परि-सत्(←सु)न्मत्-न्त: श. १२, ८, २, १५.
परि-षिच्यमान-म् तै. ३, ११, ६.	परि-प्वजमान-ना: तै. २, ७, १६, ४.	परि-हन्तुम्(√हृ) श. १०, ५, २, ६.
परि-षिच्यन्-न् श. २, ६, १, ३४; ४१; तै. ५, ९, ६.	परि-प्वङ्ग-ङ्गाय जै. ३, ६, १, ७; २, १.	परिहर्तवै, परिहार-, परिहारम्, परि/ह द्र.
परि-षुत्(√रस्)-म् श. १, २, ५, २६; का. २, २, ३, २३; तै. ३, २, २, ३; ४; गो. १, २, ७.	परि-प्वजमान-न: जै. ३, ६, १, ७.	परि-हित(√धा)-त: ऐ. ५, ३, १; सा. १, ५, १५; तै. ३, ७, ६, १; -तम् श. ८, ७, २, ८; १०, ४, १, १; २; -ता: ऐ. २, १८; -तै श. २, ५, २, ४६; ११, ५, ५, ११; का. १, ५, १, ३८.
परि-षुत्(√रस्)-म् श. १, २, ५, २६; का. २, २, ३, २३; तै. ३, २, २, ३; ४; गो. १, २, ७.	परि-प्वजमान-न: जै. ३, ६, १, ७.	परि/ह, परिहरते श. ३, २, १, १०; १४; जै. १८३; परिहरति श. २, २, ४, १४; का. १, २, ४, १०; परि-हरति श. ३, ९, २, १३; १७; ४, ६, ९, २३; तै. ३, ३, ८, ९; गो. २, १, ४; परिहरन्ति शां. २८, ४; श. १, ७, ४, १२; परिहारम: शां. २८, ४; परिजहृ: शां. ६, १३; १४; परिहरिष्ये जै. १, १६,
परि/ष्क(←स्क)न्द्, परि...स्कन्दति श. ४, २, ५, २; गो. २, २, १२.	परि-समुद्य(√वह्) शां. ४, ३; ९, ८; ११, ४; १२, ८; श. १४, ९, ३, १.	
परि-ष्कन्द्-म् तै. ३, ४, ७, १.	परि-सं/धा, परिसंघाति जै. १४३.	
परि-ष्कृत्(√कृ)-न्ता तै. २, ६, १२, ४.	परि-सर्पत्(√सर्प)-न् श. ७, ४, १, ३२; ३४.	
परि-ष्कृत, ता-न्त: तां. १८, ८, १६; गो. १, ५, २, ५; -ता: तै. २, ६, ११, १०.	परि-सर्पम्(णमुल्) श. १०, ५, ५, ७.	
परि/ष्यु(←स्यु), परिष्युवन्ति शां. १९, ४.	परि-सिरीयै(←परि-सीर)-म् श. ७, २, २, ३.	
परि-ष्युति-न्ति: श. ३, ५, ३, १२; ६, ३, १, १६; १४, १, २, ८; तै. ४, २, १.	परि-सुपिर-म् शां. ११, १.	
	परि/स्य, परिससार ऐ. २, १९.	
	परि-सारक-म् ऐ. २, १९.	
	परि/स्तृ(→स्तृ), परिस्तृणाति श. १, १, २२; परिस्तृणन्ति श. १, ७, ३, २८; परिस्तृणीत तै. ३, ७, ६, १; परिस्तृणीयु: श. १, ७, ३, २८.	
	परि-स्तर-म् तै. ३, ७, ४, ९.	
	परि-स्तीर्य शां. ४, ३; ९, ८;	

३,८; परिहरत शां. ६, १४<sup>३</sup>;  
 २८, ४; शा. १, ७, ४, ६;  
 ७,८; गो. २, १, ३; परिहराम शां.  
 २८, ४; पर्यहरन् शां. २८, ४; गो.  
 २, १, २<sup>३</sup>; ३<sup>३</sup>; परिहरोत् शां. ११,  
 ८; शा. १, ७, ४, १२; परिहरोत् शा.  
 १, ७, ४, १२; २, २, ४, १४; का. १,  
 २, ४, १०; सा. ३, ७, २.  
 परिहियन्ते शा. ३, ९, २, १६.  
 परि-जिहीषित- -त्ता: गो. १, २,  
 १९.  
 परि-हर्तवै गो. २, १, ६.  
 परि-हार- -राय शा. १३, ८, १, १६.  
 परि-हारम्(णमुल) ऐ. २, २७; शां.  
 १३, ६; शा. ४, १, ५, १; २, ४, १,  
 १४; १५.  
 परि-हृत,ता- -त्त: ऐआ. ३, १, १;  
 -तासु शा. १३, ४, ४, ३; ४; ५,  
 १, ४.  
 परि-हृति- -त्यै ऐ. ३, ३४.  
 परि-हृत्य शा. ११, ५, ५, १०; जै.  
 १९८<sup>३</sup>; गो. १, ३, १३.  
 परि-हृत्य- -त्य: ऐ. ७, २६<sup>३</sup>.  
 परि-हृत्वाल्म(हृल्ल+णमुल) शा. ३,  
 २, २, २७<sup>३</sup>; २९<sup>३</sup>.  
 परि/हृ, परिहवामहे गो. २, २, १५.  
 परी(-रि/ई), पर्यैति शां. २६, १; ३;  
 शांआ. ६, २०; शा. १, २, ४, १३;  
 २, ६, १, १५; ४१<sup>३</sup>; ९, १, २, ६; ८<sup>३</sup>;  
 पर्यैति शा. १, ९, २, २; २, ६, १,  
 १५<sup>३</sup>; ३४; ४१; ४, ४, १, १६; १७;  
 ५, ३, ५, २४; ६, २, २, १; ६; ७, १,  
 १, १३<sup>३</sup>; ९, १, २, ३<sup>३</sup>; १३, ७, १, १;  
 १४, ६, ३, २<sup>३</sup>; तै. १, ३, २, ३; ६,  
 ८, ७<sup>३</sup>; ३, १, ५, ८; तैआ. ५, ४,  
 १२; ९, ६<sup>३</sup>; तां. १, ७, ६; २, ३, ३;  
 १०, ५, ७<sup>३</sup>; १९, १२, ८; २१, १३,  
 ३; जैउ. १, १४, ३, ९; ३, २, १, ६;  
 ८; परीतु: शा. २, ६, १, १८; २४;  
 ४३; का. १, ६, १, १२; १५; २८;

परियन्ति शा. २, ६, २, १५; ९, २, १,  
 १९; १४, ३, १, १४; परियन्ति शा.  
 २, ६, २, १२; १५<sup>३</sup>; १०, ५,  
 ४, ४; १४; १३, २, ८, ४<sup>३</sup>; ५;  
 तै. १, ४, ६, ७<sup>३</sup>; ५, २, ७; ३,  
 ९, ६, २<sup>३</sup>; तैआ. ५, ४, ११<sup>३</sup>;  
 १२; तां. ५, ५, २१; ९, ८, ९;  
 परि...यन्ति तै. २, ८, ७, १; तैआ.  
 १०, १, ४; तां. ५, ६, १५; पर्यैषि  
 तैआ. १, ११, १; तां. १, २, ८;  
 पर्यैमि तै. २, ८, ८, २; जैउ. ३, ५,  
 १, ४; १२; २, ६; ८, ४; १३; परीम:  
 शां. २७, ६; परीयाय ऐ. ८, २१;  
 २२; २३<sup>३</sup>; पर्यैष्यामि शा. १, २,  
 ४, ११; परीहि शां. १०, ३; शा.  
 ४, २, १, १७<sup>३</sup>; तै. १, १, १, २<sup>३</sup>;  
 पर्यैत् शांआ. ६, २०; शा. ६, २,  
 २, ३८; पर्यैत् शा. १, २, ४, १२;  
 ६, २, १, ७; १३, ७, १, १; तै. १, ३,  
 २, २; तां. २१, ११, २; २५, १३,  
 ३; पर्यायन् तै. २, २, १०, ६; ७<sup>३</sup>;  
 ३, १, ५, ८; परीयात् शा. ४, १,  
 ३, ९; ६, २, १, १३; ७, ४, १, २४;  
 तै. १, ४, ६, ६; तैआ. ५, ४, १३;  
 परि...ह्यात् ऐ. ७, ११; परीयु:  
 शा. २, ६, २, १३<sup>३</sup>; परीयु: शा. ११,  
 ५, ५, ६; परीयाम तै. ३, १, ५, ८.  
 परि-युत्- -त् ऐ. ४, १५; तै. ३,  
 १०, ९, १५.  
 परियती- -तीनाम् तां. २, ३, ३.  
 परीत- -त्त: तै. ३, ११, ८, १; -त्तम्  
 ऐ. ७, १५.  
 परीति- -त्यै तै. ३, १, ५, ८.  
 परीत्य ऐ. ५, २४; ६, ४; शा. १, ७,  
 २, १२; ९, २, २४<sup>३</sup>; ३२<sup>३</sup>; ३, १<sup>३</sup>; २,  
 १, ४, २८; २, ३, १३; ४, ४, २३; ३,  
 ७, १, १०; ८, २, १९; २०; ४, २, १,  
 १८; ७, १, १, २७; ३०; ४, १, ३५;  
 ५, २, ४०; ८, ७, ४, १०; तैआ. २,  
 १७, १; ५, ४, १२; १३; १०, १, ४<sup>३</sup>;

तां. ५, ६, ७<sup>३</sup>; जै. १२७; १३९;  
 २०४; गो. १, २, १९<sup>३</sup>. पर्याय-  
 पर्यायम् अद्र.  
 परी(-रि/ई), परी...ह्यैते ऐ. ८, ११.  
 परीक्ष(-रि/ईक्ष), पर्यैक्षत् शा. १०,  
 ४, २, २१; पर्यैक्षताम् जै. ३०;  
 पर्यैक्षन्त जै. १४.  
 परीक्ष्य शांआ. ११, ४.  
 परीक्ष्य- -क्ष्याणि जैउ. ४, ११,  
 ५, २.  
 परीण- -णे तां. २५, १३, १.  
 परी(←रि)-णस्- -णसा शां. २१, ३<sup>३</sup>.  
 परी-णह(-रि/णह)- -णत् तैआ. ५,  
 १, १; णह: शा. २, ३, १, ३९; का.  
 १, ३, १, २८; -णहि तै. ३, २,  
 ४, ७.  
 परी(←रिई)त्त(√१दा)- -त्त: शा.  
 ५, १, ४, १०; -त्ता: तां. १६, ६, ७.  
 परी-त्ति- -त्ति: तै. २, २, ५, ५.  
 परीन्ध(-रि/इन्ध), पर्यैन्धत जै.  
 २०७.  
 परी-वत्(-रि/वृत्)- -र्तात् तां. २,  
 २, ४.  
 परी-वत्तम्(णमुल) तां. २, २, २.  
 परी-वृत्(√वृ)- -त्त: तैआ. २, १९, १;  
 -त्तम् तैआ. ३, ११, ४; -तान्  
 ऐ. ८, २३.  
 परी-शास्(√शास्)- -सौ शा. १४,  
 १, ३, १, २, १, १६; २, ५४; ३, १,  
 २०.  
 परीष्(-रि/इष्), पर्यैष्यत् शा. ६, २,  
 १, १३.  
 परुच्छेप- -प: शां. २३, ४<sup>३</sup>; ५; -पा:  
 शां. २३, ५; -०पा: इति शां.  
 २३, ५.  
 परुष्प- -प: जै. ८६; -या: तैआ. १, ९,  
 २; -पाणाम् तैआ. १, १७, १; ३;  
 -पान्इव जै. ८६.  
 परुषि-मन्- -माणम् ऐ. ४, २६.  
 परुष्गी- -दिग्या तैआ. १०, १, १३.

परुष्य- -म् ऐ. ३, ३४.

परुष्य- -खः ऽ-खः श. ७, ४, २; १४; तैआ. १०, १, ७; -रुषि तै. १, ६, ८, ६; -रुषि श. ६, १, २, ३१; तै. ३, ७, १३, १.

परि-(रा/इ), प्रैति तै. ३, १०, ११, २; ३; परा...ति तै. ३, ९, ४, ४; परेयाय जै. १५१; परैतु मं. १, १, १५; परैहि श. १, ६, १, ७; ११, ५, १, ७; तै. २, २, १०, १; ३, ७, १३, ४; १०, ९, ३; ११, ८, २; जै. १४१; २००; मं. १, १, १५; ५, ७; गो. १, १, ३१; २, ६, १४; परैत जै. १४७; १७७. परैत, ता- -तम् जै. ५४; ११५: २०८; -ता: श. ७, ५, १, ९; -तायै जै. १०२.

परैत- -तौ ऐ. ४, २०.

परैत्य ऐ. ७, २३; शां. २, ९: ५, ७; श. २, ६, २, ७; १७; ५, ३, १, १: २; ५-९; ११; १३; ११, ३, १, ७; तै. १, ७, ८, ६; २, २, १, ४; तां. ९, ९, १२; २१, ३, ५; जै. ४४; १९०; ५. १, ५.

परैयुवस्- -वांसम् तैआ. ६, १, १.

परैक्ष्-(रा/ईक्ष्), परैक्षस्व श. ३, ६, २, ३.

परैक्ष्य श. २, ४, १, ६; १२.

पर्क- -कै: जैआ. १, १; -कौ आ. १, १.

पर्जन्य- -न्य: ऐ. २, १९; ३, १८; ऐआ. ३, १, २; शां. २८, २; शांआ. ७, ४: ११, २: ५; ६; श. ३, ३, ४, ११; श. ६, १, ३, १५; ७, ३, १; २; ७, ५, २, ३७; ८, ६, १, २०; १२, १, १, ३; ४, १, ११; १४, ४, २, २३; ५, २, ३, ९, १३; तै. २, ४, ५, ४; ६; ३, १, २: ६, ४; ५, ७, ४; ८, १३, ३; १०, ८, ८; ११, १०, ३; तैआ. १, २२, ६; २६, ५;

२९, १; ५, ६, ११; ८, ४; ६, ६, २; १०, ६३, १; तां. २, १, ४; २, २; ३, ५; जै. १८; ३७; १२६; १९४; जैउ. १, १२, २, २; ३. १, १, १०; ५. १, २; २, ५: १०; गो. १, १, १३; २, ६; ४, ३; -न्यम् शांआ. ११, १; तै. २, ४, ५, ५; जैउ. १, ३, २, ९; -न्यस्य तैआ. १, २२, ६; ३, ९, २; ४, ४२, ५; जै. ३७; १८२; -न्या: तै. २, ७, १६, ४; तैआ. १, ९, ५; ६; -न्यात् श. ६, १, ३, १५; १२, १, १, ३; गो. १, ४, ३; -न्याय तै. २, ४, ५, ५; तैआ. १, २९, १; -न्ये तै. २, ७, ७, २; जैउ. १, १२, २, १; २; -न्येन तैआ. १०, ६३, १.

पर्जन्य-पुरोवलाक- -क: ५. १, २.

पर्जन्य-सू(वन्→)वरी- -री: तैआ.

१, १, २: २१, १.

पर्ण(√पर्ण्)- -र्ण: श. १, ७, १, १; ३, ३, ४, १०; ६, ५, १, १; तै. १, १, ३, १०; ११; २, १, ६; ७, १, ९; ३, २, १, १; २; ३, ४; -र्णम् श. १, ७, १, १; ३, ३, ४, १०; ७, १, ५, २०; ७, ४, १, ८; ११, ७, २, ८; तै. १, १, ३, १०; २, १, ४; ३, २, १, १; ७, ४, १८; १४, ४, ५; तां. ९, ५, ४; मं. १, ५, १; -र्णस्य श. ११, ७, २, ८; तै. १, १, ३, १०; ३, २, १, १; २; -र्णानि ऐ. १, २५; ३, २६; श. १४, ६, ९, ३०; सा. २, ६, ११; -र्णं श. १३, ८, ३, १; मं. २, ४, ६; -र्णेन तै. १, ६, १०, ३; ३, ७, २, २; -र्णेणु श. ५, ५, ४, ६.

पर्णक- -म् तै. ३, ४, १२, १.

पर्ण-कपाय- -येण श. ६, ५, १, १.

पर्ण-कपाय-निष्पक- -का: श. ६, ५, १, १.

पर्ण-त्व- -म् श. ११, ७, २, ८; तै.

१, १, ३, १०; ३, २, १, १.

पर्ण-मय- -य: तै. १, १, ३, ११;

-येन तै. १, ७, १, ९; ८, ७.

पर्ण-वल्क- -ल्क: तै. ३, ७, ४, १८;

-ल्कम्, -ल्केन तै. ३, ७, ४, २.

पर्ण-शर- -र: ऐ. ७, २.

पर्ण-शाखा- -खया श. १, ७, १, १;

११, १, ४, २; का. १, ५, २, ४; तै. ३, २, १, १.

पर्णा(र्णऽअ-)-शन- -नात् सं. ४.

पर्णा(र्णऽआ-)-हुति- -ति: जै. १९८.

पर्यक(रि/अच्)- -क: श. ८, १,

३, १०; ३, ४, १५. पर्यङ्क- अद्र.

पर्य(रिऽअ-)-भि- -भ्ये ऐ. २, ५;

११; श. ३, ८, १, ६; -भिमू श.

१, २, ३, १३; ३, ८, १, ६; ८;

-भिना श. १२, ९, ३, ९; -भे:

ऐ. २, ११.

पर्यभि/कृ, पर्यग्नि करोति शां. १०,

३; का. २, २, १, १०; तै. २, १,

३, ४: पर्यग्नि...करोति शां. १०,

३; पर्यग्नि कुर्वन्ति ऐ. २, ११.

पर्यग्नि-कृत, ता- -तम् ऐ. २, ११;

शां. १८, १२; १९, ६; श. ३, ७,

२, ८; तै. ३, ९, ८, ३; -ता तै.

३, ९, ९, ३; -ता: श. १३, ६, २,

१२; -तान् श. ६, २, १, ६; १३,

२, ४, ३; ६, २, १३; तै. १, ३, ४,

४; ३, ९, १, ३; ४; ३, ३; तां. २१,

१४, ७; ८; -ताय ऐ. ७, १६.

पर्यग्नि-क्रियमाण- -णे ऐ. २, ५.

पर्यङ्क(रि/अच्)- -ङ्क: शांआ. ३,

३; -ङ्कम् शांआ. ३, ५.

पर्यङ्क(रि/अच्), पर्यङ्क्यति

तैआ. ६, १, ४.

पर्यङ्क्य(रिऽअङ्)- -ङ्क्या: श. १३, २,

२, १०; १८, ५, १, १३; -ङ्क्याणाम्

श. १३, २, २, १५; १६; १८.

† मैस्. पाठोऽयं न लभ्येत । †

'-यिवस्' इति बाह्वृच(१०, १४, १) पाठः । अत्रोकारोपजनदच्छान्दस इति भा. । † √पृ णा. ङ. । √पृ←√सृ इति MW. ङ. ।

पर्य(-रिऽअ-)न्तु-न्तः तै. २, १, ११,  
१; -न्तम् गो. १, ३, १०.  
पर्यर्पण- पर्यृप् अद्र.  
पर्य(-रिऽअ-)व/च्छिद्, पर्यवच्छिनन्ति  
ऐ. ३, १९; पर्यवच्छिनदगानि ऐ.  
३, १९.  
पर्य(-रिऽअ-)व/नुद्, पर्यवनुदति  
तां. १५, ७, ४.  
पर्य(-रिऽअ-)व/क्षिप्, पर्यवक्षिष्येत्  
गो. १, २, १४.  
पर्य(-रिऽअ-)व/सृप्, पर्यवसर्पेत् शां  
२७, १.  
पर्य(-रिऽअ-)व-सित(√सो)-न्तः  
शा. ३, ९, २, ८.  
पर्यवान्(-रि-अव/अन्), पर्यवानिति  
शां. १०, ४.  
पर्यवे(-रि-अव/इ), पर्यवेति शा. १४,  
९, १, १९; पर्यवयन्ति तां. १५,  
९, २; पर्यवेत् तां. १२, ६, १२३;  
पर्यवेयात् ऐ. ४, ४.  
पर्यवेत्-न्तानि शा. १२, ३, ३, १;  
-न्ते शा. १३, ४, ४, १.  
पर्यवेक्ष(-रि-अव/ईक्ष्), पर्यवेक्षेत्  
शांआ. ३, ४.  
पर्यवेक्ष्य शां. १६, ५.  
पर्यव्(-रि/अव्), परि...अन्नोत्तु शा.  
२, ३, ४, ४०.  
पर्यस्(-रि/अस्), परि...स्थ तै. ३,  
२, ८, २.  
पर्यस्(-रि/अस्), पर्यस्यते शा. ३,  
४, ३, ३; ९; पर्यस्यति ऐ. ६, २४:  
२८; शा. ६, ४, ३, ८; ५, २, ११-  
१३; १२, ५, १, १२; पर्यस्यन्ते ऐ.  
२, ११; पर्यस्यन्ति शा. ३, ८, २,  
१२; तां. १३, ४, १३; ९, २५;  
पर्यास ऐ. ५, १२; ऐआ. १, २, १;  
पर्यास्यन् शां. २१, २; पर्यास्यन्त  
ऐ. २, ११; शा. ३, ४, ३, २;  
पर्यस्यते गो. २, २, १७.  
पर्य(स्त-→)स्ता-स्ताम् शा. ३, ४,

३, २; ३; ९.  
पर्यस्त-मय-यम् शां. ३, १.  
पर्यस्त-वत्(मतुप्)-वत् ऐ. ५,  
१; १२; २०; ऐआ. १, २, १; -वान्  
ऐ. ५, १.  
पर्यस्य ऐ. ४, १<sup>३</sup>; ६, १; ऐआ. ५, १,  
३; जै. ७५; २०७. पर्यास-अद्र.  
पर्याण(-रि/या)-णः ऐ. ४, १७.  
पर्या(-रिऽआ)/ग(←न)ह्, पर्याण-  
ह्यति शा. ३, ३, ४, ६<sup>३</sup>; ७.  
पर्या-गद्-म् शा. ३, ३, ४, ६<sup>३</sup>.  
पर्यह्(-रि/अह्), पर्याहुः गो. २, २,  
१९.  
पर्या(-रिऽआ)/णी(←नी), पर्याण-  
यन्ति शा. ३, ५, ३, १३.  
पर्या(-रिऽआ)/तन्, पर्यातनोति शा.  
१३, ८, १, १९.  
पर्या(-रिऽआ)/१दा, परि...आदत्ते  
घ. १, ४; पर्यादत्त जैड. २, २, १,  
५; ७-९; पर्याददीत् शा. ११, ४,  
१, २.  
पर्या-न्त, ता-न्तः जैड. २, २, १, ९;  
-न्तम् जैड. २, २, १, ७; ८.  
पर्या-दत्त, ता-न्तम् जैड. २, २, १,  
६; -न्ता जैड. २, २, १, ५.  
पर्या(-रिऽआ)/धा, पर्यादधुः ऐ. ३,  
३४<sup>३</sup>; पर्यादधीत् गो. १, ३, ६.  
पर्याप्(-रि/आप्), पर्याप्नोत् जैड.  
४, ११, १, १३; पर्याप्नुयात् शां.  
१३, ८; शा. २, १, ४, ८; १४.  
पर्याप्सन्ति गो. १, २, ३.  
पर्याप्त-म् जैड. ४, ११, १, १३.  
पर्याप्ति-न्तये गो. १, २, २४<sup>३</sup>;  
-न्तीः तै. ३, ८, १७, ३; -न्त्यै  
शा. २, १, ४, ८; तै. ३, ३, ४, ६; ८,  
१७, ३; तां. १२, ५, ४; ११, १;  
१३, ११, १; १५, ३, ३; ५, ४; ११,  
१५.  
पर्या(-रिऽआ)/प्लु, पर्याप्लावयति  
तै. ३, २, ८, २.

पर्या(-रिऽआ)/भू, पर्याभवति का.  
१, ३, २, ९; पर्याभूत् शा. २, ४, ३,  
१०; का. १, ३, २, १०.  
पर्या(-रिऽआ)व(√इ)-यः तां. ९,  
१, १५; -यस्य तां. ९, १,  
४; १६; १९; -याः ऐ. ३, ४१;  
गो. २, ५, १; -याऽइव शां. १७,  
४; -याणाम् ऐ. ४, ५; तां. ९,  
१, ३; गो. २, ५, १; -येण ऐ. ४,  
५; ६<sup>३</sup>; -येषु शां. १७, ७<sup>३</sup>; गो.  
२, ५, २<sup>३</sup>; ५<sup>३</sup>; -यैः ऐ. ४, ५<sup>३</sup>;  
तां. ९, ३, ३; सं. ३; गो. २, ५, १<sup>३</sup>.  
पर्याय-त्व-म् ऐ. ४, ५; तां. ९, १,  
३; गो. २, ५, १.  
पर्यायम्(णमुल्) ऐ. ४, ५<sup>३</sup>; शांआ.  
१, ४; तां. ९, १, ३<sup>३</sup>; १२; १७;  
गो. २, ५, १<sup>३</sup>.  
पर्या(-रिऽआ)-रि(न्-→)णी-णी  
शा. ५, ३, १, १३; -णीम् तै. ३,  
४, ११, १.  
पर्या(-रिऽआ)/वप्, पर्यावपति शा.  
६, ६, ४, ९; पर्यावपेत् शा. ६, ६,  
४, ८.  
पर्या(-रिऽआ)/विद्, परि...आवि-  
शन् तां. १७, १०, २<sup>३</sup>.  
पर्या(-रिऽआ)/वृत्, पर्यावृत्ते शा.  
१४, ७, २, २; पर्यावृत्ते शा. २,  
४, २, २, १; ३, ९; तै. २, १, ४, ८<sup>३</sup>;  
परि...आवृत्ते शा. ३, १, ३, २८;  
पर्यावृत्न्ते ऐ. ३, ११; तै. १, २,  
६, ३; परि...आवृत्न्ते शा. ३, १,  
३, २८; पर्यावृत्ते शा. २, २, ४, ६;  
पर्यावृत्ते ऐ. ४, २७; तै. २, १,  
६, ५<sup>३</sup>; तां. १८, १, ४; पर्यावृत्ते  
शा. २, ४, ३, १०; का. १, ३, २,  
१०; सा. ३, ४, १०.  
पर्यावृत्त्यति शा. ६, ५, ४, १२;  
पर्यावृत्त्य मं. १, ८, १.  
पर्या-वृत्तमान-न्ने तै. ३, ११, ७, ४.  
पर्या-वृत्त-न्ते ऐआ. ५, १, १.

पर्या-वृत्त्य तै. २, १, ४, ७; तां. १०, १२, ५; जैड. ३, २, १, ७.  
 पर्या(-रिडआ)√शास्, पर्याशिषः गो. १, ५, ११.<sup>१</sup>  
 पर्यास्(-रि/आस्), पर्यासते शां. ८, ८<sup>२</sup>; श. १, ३, ३, ८; तैआ. ५, १०, ३; पुरि...आसते तैआ. १, ११, १; ५, १०, ३.  
 पर्यासीन- -तेषु श. १, ३, ३. ८.  
 पर्यास(-रि/अन्)- -सः ऐ. ५, ४; ५; ६; ८; १३; शां. २९, ३<sup>३</sup>; ६; ७; ३०, ३<sup>३</sup>; ९<sup>३</sup>; श. ३, १, २, १८; गो. २, ३, १३-१६; ४, १, २; ४<sup>३</sup>; १५-१८; -साः, -सैः शां. २५, १५; -सौ शां. २८, १०; २९, ३; ७; ३०, ९.  
 पर्या(-रिडआ)√हृ, पर्याहरन्ति श. १, ७, ४, १८; पर्याहरन्ति श. १, ७, ४, १८<sup>२</sup>; जै. १६८; पर्याजहुः श. १, ७, ४, ६; ७: ८: ४, १, ५, १६; पर्याहरत् ऐ. ३, १३; श. ४, १, ५, १६; पर्याहरेत् शां. २४, १; पर्याहार्षुः श. १, ७, ४, १८.  
 पर्या-वृत्त्य श. ३, ४, १, २६; ११, ४, २, १३; १४; १३, ८, २, ६; १४, १, ३, ८; जैड. १, १२, १, ७.  
 पर्या(-रिडआ)√ह्वे, पर्याह्वयते ऐ. ३, ३१.<sup>३</sup>  
 पर्युक्ष(-रि/उक्ष), पर्युक्षति गो. १, १, १३.  
 पर्युक्ष्य शांआ. ४, ३; ९, ८; ११, ४; १२, ८.  
 पर्यु(-रिडउ)-त(√वे)- -तः श. १३, २, ७, ८.  
 पर्युत्था(-रिडउद्/स्था), पर्युदतिष्ठत् तां. ८, ८, २२.  
 पर्युत्थाय जै. १५६.  
 पर्यु(-रिडउ)-दित्त(√वद्)- -म्इव्व श. ३, १, ३, २.  
 पर्यु(-रिडउ)-प/विश्व, पर्युपविशान्ति

श. ३, ३, १, ३; ९, ४, १; १३, ५, २, १६.  
 पर्युप-विश्व श. ४, ६, ८, १०.  
 पर्यु(-रिडउ)प/सद्, पर्युपसीदेरन् गो. १, २, १४.  
 पर्युपेत(-रिडउप/इ)- -तानि गो. १, ५, १०.  
 पर्युष्(-रि/उष्), पर्युष्पन्ति तां. ४, ५, ११.  
 पर्युह्य(-रि/वह) श. ७, ३, १, ४.  
 पर्युह्यमाण- -गः श. १२, ६, १, १३; -माणम् श. ३, ४, १, ६; -णाय श. ३, ३, ४, १३.  
 पर्युह्(-रि/ऊह्) पर्युहते तै. ३, ८, २३, ३; पर्युहति श. ३, ५, ४, २२; ६, १, १७; ७, १, १६; तै. १, ७, ५, २; ३, ९, ७, १; तैआ. ५, ३, ८<sup>३</sup>; ४, ९; पर्युहामि श. ३, ५, ४, २२; ६, १, १७; तैआ. ४, ३, ३; ५, ३, ८; पर्योहत् जै. ८८<sup>३</sup>; पर्योहन् ऐ. ६, ४<sup>३</sup>; जैड. १, १८, २, ४.  
 पर्युह- -डः तैआ. ५, ४, ९<sup>३</sup>; जै. ८८<sup>३</sup>.  
 पर्युष्(-रि/ऋष्), पर्युष्पति श. ३, ६, १, १८; ७, १, १६; पर्युष्पन्ति ऐ. ४, १९; ऐआ. ५, १, ३; पर्यार्षिन् ऐ. ४, १९; तां. ४, ५, ११.<sup>१</sup>  
 पर्युर्षण- -म् श. ३, ६, १, १८.  
 पर्ये(-रिडआ/इ), पर्यायन्ति जै. १६५<sup>३</sup>; पर्येहि सं. १, ६, २८; पर्येयुः जै. १६५<sup>३</sup>.  
 पर्येत- -ते गो. १, २, १५.  
 पर्येत्य ऐ. ७, १५<sup>३</sup>; श. १, ४, ५, ५; ३, ५, ३, २१; ७, ४, ७; ९, २, १४; ४, २, १, २९; ५, १, ५, २८; ८, ७, २, ५.  
 पर्वत(√पर्व)- -तः श. ५, ४, २, ५; गो. १, २, १४; -तःइव्व तै. २, ४, २, ९; -तस्य श. ५, ४, २, ५<sup>३</sup>; -ताः श. १०, ६, ४, १; तै. २, ४,

२, ८; तैआ. ४, ४२, २; सं. १, ३, ७; ५, १२; -तात् ऐ. ५, २०; -तान् तै. २, ४, ४, ३<sup>३</sup>; -तानान् तै. २, ४, ५, ३; ५, ४, २; ३, ७, ९, १; तां. १, २, ५; -ते श. ९, १, २, ५; तै. २, ५, ४, २; ३, २, २, ५; -तेन श. १३, ८, ४, १२; तै. ३, ७, ११, ३; तैआ. ६, १०, २; -तेभ्यः श. १४, ६, ८, ९; तै. ३, ४, १२, १; -तेषु श. ९, १, २, ५; तै. १, ५, ८, १; २, ८, ३, २; -तैः श. ११, ८, १, २; -तौ शांआ. ४, १३.  
 पर्वती- -ती श. १, २, १, १५<sup>३</sup>; १७<sup>३</sup>; का. २, १, ४, १४<sup>३</sup>; १६<sup>३</sup>; -त्या तै. ३, २, ६, २.  
 पर्वत-नारद- -दौ ऐ. ७, १३; ३४; ८, २१<sup>३</sup>.  
 पर्वत-सूर्धन्- -र्धनि तैआ. १०, ३०, १.  
 पर्वति- -तिः तै. ३, २, ६, ३.  
 पर्वते-ष्ठा- -ष्ठाः ऐआ. ५, २, १.  
 पर्वन्- -र्व ऐ. ५, ३२; शां. ४, १३; १४; २८, ७; श. १, ६, ३, ३६<sup>३</sup>; ३७; ४, २, ३, ४; ५; ५, ७, ६; ६, २, २४<sup>३</sup>; ११, १, ६, ३२; ५, ८, ६; १२, ६, १, २; १३, ४, ३, ७-१०; तै. ३, ७, ४, ९; -र्वणः श. ७, ४, २, १४; -र्वणःइव्वणः शां. २३, ४<sup>३</sup>; -र्वणा ऐ. ५, ३२; श. ११, ५, ८, ६; -र्वणाइव्वणा सं. २, ४, ३; -र्वणाम् ऐआ. ३, २, १; २; शांआ. ८, २; -र्वणि शांआ. ४, ३; ४; श. ६, २, २, २४; -र्वणी सा. १, ३, ६; -र्वणोः तै. ३, ३, ८, ३; -र्वणइव्वन् शां. २३, ४<sup>३</sup>; श. ६, १, २, ३१; -र्वणिः श. १, ६, ३, ३६; ३७; ४, ६, १, २; ७, ५, २, १९<sup>३</sup>; -र्वणि ऐ. ३, ३१<sup>३</sup>; ऐआ. १, ४, १<sup>३</sup>; २, ५, १; ३, २, २; शां. ६, १५; ८, ९; १६, ७; शांआ. २,

१; ३; ५; ८, २; ९; श. १, ६, ३, ३५; ३, ४, ४, २; ४, २, ३, ३-५; ६, ४, १; ६, ३, १, ३१; १०, १, १, २; ३; ४, ५, २; ५, ४, १२; ६, ४, १; ११, ६, १, ३; ४; ८; ९; तै. ३, ७, ११, १; जै. १६४; जैउ. ३, ५, ४, ४; ८; ५, ४; गो. २, १, २.  
 पर्व-शस् (ः) शां. २८, ७; ३०, ४; श. ११, ६, १, ३; ४; ८; ९; तै. ३, २, २, १; जै. १४३.  
 पर्व-शस्-शिवः शां. १०, ४; श. ८, ६, २, १०; १०, ६, ४, १; १२, २, ४, १३; घ. १, ३; गो. १, ५, ३; ५, २३; -शुः तै. ३, २, २, २; -शुः श. १२, ३, १, ६.  
 पर्वत (=परि-पद्) - स्तु शांआ. ८, ९.  
 पलाय (पला←)रा (अय्), पलायते श. १३, ३, ३, १; पलायते तां. २१, १४, १७; पलायिष्ठाः तै. ३, ७, ८, २.  
 पलायमान - नः तां. २१, ४, ५.  
 पलाय्य श. १, २, ४, १०; का. २, २, २, ७.  
 पलाव - नः जैउ. १, १७, २, १.  
 पलाशु - शः ऐ. २, १; शां. २, २; श. १, ३, ३, १९; ५, २, ४, १८; ३, ५, ११; ६, ६, ३, ७; ७, १, १, ५; १२, ७, २, १५; १३, ४, ४, १०; ८, ४, १; -शम् ऐ. २, १; श. २, ६, २, ८; का. १, ६, २, ४; -शस्य ऐ. २, १; श. २, ६, २, ८; का. १, ६, २, ४; -शानि शांआ. ९, ७; श. १, ५, ४, ५; १४, ९, ३, १५-२०; तै. ३, २, १, २; तां. २४, १८, ३; जैउ. १, २, ३, ३; -शो तै. ३, ७, ४, ११; जैउ. १, ६, १, ३; -शेन ऐ. २, १; श. २, ६, २, ८; का. १, ६, २, ४; -शेषु श. ५, २, १, १७; -शैः शां. १०, २.

पलाश-वर्ग-मध्यम- भेषु सा. ३, ३, ५.  
 पलाश-शाखा - खया श. ३, ४, १०; ७, १, १, १; ५; ३, १, ७; १३, ८, २, ३; -खायाम् तै. ३, २, ३, ३.  
 पलित्, ता - नः ऐ. ३, ४९; श. ११, ४, १, ६; १४; तैआ. ४, २०, १; -तम् तै. २, ४, ४, १; -तस्य ऐआ. १, ५, ३; ५, ३, २; शांआ. २, १८; -ताः गो. १, ३, ७; ९; -तौ श. ३, ८, २, २५; तां. २१, १०, ६; जै. १५४.  
 पलिकनी - न् तै. ३, ४, ११, १.  
 पल्पूलि, पल्पूलयति तै. १, ३, ५, २; ३.  
 पल्पूली - नी जै. २०४; -न्यः जै. २०४.  
 पल्पू (परि[→लि] अङ्) पल्पू-ङ्गयन्ते श. ३, ९, २, १६.  
 पल्पूङ्गयि श. १, ७, १, १८.  
 पल्पूङ्गयमान - ने श. २, ३, ३, १२.  
 पल्पयू (परि[→लि] अय्), पल्पयते श. १४, ७, १, २-६; जै. ९०; पल्पयते श. २, ३, २, ५.  
 पल्पयमान - नः जै. १२५; जैउ. ३, ६, १, ३; ३, ३.  
 पल्प (←पल) - ल्यान् जै. १८२.  
 पल्पवत् - वत् जै. १८२.  
 पल्पव (त्→ती) - तीः जै. १८२.  
 पल्पि-गुप्त - सः, -प्ताय जैउ. ३, ७, ५, १.  
 पल्प (त्य→) ल्या (←पल्प) - ल्या तैआ. १, २४, ३; ४.  
 पल्पन (√पू) - नेन तैआ. ६, ३, २.  
 पल्पमान, ना - ०न ऐ. ८, ११; ऐआ. ३, २, ४; ०नऽन गो. १,

१, ४; -नः ऐ. १, ७; २, ३७; ३, १७; ४, २६; ६, १२; ८, १; ऐआ. २, १, १; ३, १, ६; शां. १२, ५; १६, १; शांआ. ७, १५; श. २, २, १, ६; १०; ३, २२; ५, १, ५; ४, २, ५, ७; ३, ३, ४; १३, ५, १, १; ३, १०; १४, ३, १, २९; का. १, २, १, ७; १८; ४, ३, ४; तै. १, १, ६, २; ४, ८, १; २, ३, ९, ६; ६, ३, ४; तैआ. १, ५, १; २, ५, २; तां. ६, १०, २; ७, ३, ७; ४, १; १२, १, ७; ७, ५; ११, ३; १५, ३, १६; १६, ५, १०; १६, ८; १९, ५, ५; ११, २; ६; २०, १, १; २, १; ३; ३, १; ५, १; ८, १; ९, १; ११, २; २१, १०, २; ३; जै. १३७; घ. १, ३; -नम् ऐ. २, ३७; श. २, २, १, १४; ३, २०; १३, २, ३, १; का. १, २, १, ९; ३, १६; तैआ. १, ८, ४; तां. १६, १६, ९; जै. ४६; ५५; ९६; सा. १, ४, १०; -नयोः ऐ. ४, १९; तै. १, २, ४, २; जै. १२९; १३२; -नस्य शां. १, ४; १२, ५; तां. ७, ४, १; १३, १, ६; १५, ३, १; २; १६, ११, ३; १८, ८, १५; -नाः ऐ. ४, १२; श. १३, ५, ४, १०; २०; तै. १, ८, ७, २; तैआ. १, ४, ३; तां. ९, ८, १४; १५; १२, ११, २६; १३, ५, २८; ११, २४; १४, ३, २५; ५, ३१; ९, ४१; ११, ३९; १५, ३, ३८; ५, ३७; १७, ३, २; १८, ८, ३; ५; २१, ६, १; ३; ९, १; ४; १०, ४; २२, ६, ४; जै. ९६; ९७; १४६; घ. ३, ८; गो. १, ३, ३; -नाम् जै. ९६; -नाम् शां. १, १; श. १४, ४, १, ३०; जैउ. ३, ४, २, ६; -नाय श. २, २, १, ६; १०; १५; २२; ३, २०; २२; १३, २, ३, १; ५, १, १६; का. १, २, १, ४; ७;

† 'ला' इति मुपा. स्वरश्चिन्त्यः । ‡ 'पू' इति मु. स्वरश्चिन्त्यः । § 'शा' इति मुपा. स्वरश्चिन्त्यः ।  
 ¶ 'रूप' इति W. अज. मुपा. ! ।



१०; १३; ३, १६; १८; तै. १, १,  
५, १०; ६, २; ३, १, ३; ३, १०,  
८, १; जै. ३, ७, १, ८; -ने ऐ  
३, १४; ८, १; शां. १२, ५; १४,  
४; १७, १; २; ५; १६, १; २७, ११;  
२९, २; ३०, १; श. १२, ३, ४,  
४; ५; १४, ३, १, २९; तै. १, २, २,  
४; २, २, ८, ३; ७, ६, १; ३, ८, २२,  
१; ९, ६, ४; तै. २, १४, १; तां.  
७, ३, ४; ८, १, १; १३, ९, १६;  
१७, ९, १४; १६, ११, ३; १९, १२,  
५; जै. १६८; १८७; प. ३, ८;  
गो. १, ५, १३; १४; २, ३, १२;  
-नेन ऐ. ३, १, ६; शां. ७,  
१५; श. ४, ३, ३, ५; तां. ७, ३,  
३; ६; १३, ९, १६; १९, ११, ६; जै.  
२३; -नेषु ऐ. ५, ३३; शां. २४,  
८; -नैः जै. ९६; ९७; -नौ  
श. १०, १, २, ७; तां. १६, १४,  
३; १५, ३; १९, ८, २; जै. २७.  
पवमान-धेनु- नवः तां. १२,  
७, १.  
पवमान-मुख- खे तां. ४, ६,  
१४; प. ३, ८; १०; -खेभ्यः जै.  
१६८.  
पवमान-वत्(मतुप्)- व ऐ. ४,  
६; गो. २, ५, ३.  
पवमान-वती- ती ऐ. ४, ६;  
गो. २, ५, ३.  
पवमान-हविस्- वीषि सा. १,  
३, ४.  
पवमानो(-नऽउ-)कथ- म् ऐ. ३,  
१७; ८, १; शां. १४, ४; १७, २;  
१६, ३.  
पवयिष्यत्- व् तै. ३, १०, १, ३;  
९, ८; १०, ३.  
पविष्- -विः ऐ. ३, २, ५;  
श. ३, ९, ४, ५; तै. २, ८, ६, ६;  
मं. १, ७, १५; -विना श. ३, ९,  
४, ५; -विभिः तै. २, ८, ७, ७;

-वी जै. २०३; -वेः श. ११, ५,  
५, १३.  
पवि-मत्- -न्ति आ. २, ७, १.  
पवीर-वत्(← -वि+र+मतुप्)-  
-त् श. ७, २, २, ११.  
पवितृ- -तारः श. ३, १, ३, २२.  
पवित्र,त्रा- -त्रम् शां. १, २०;  
७, ९; शां. ८, ५; ३०, ८; श.  
१, १, १, १; ३, २; ७, १, ९; १२;  
१३; १४; ३, १, २, १०; ३, १८; २२;  
४, ३, ५, २१; ११, ५, ५, ११; १२,  
४, ४, ६; ७, २, १३; ८, १, ८; १०;  
१३; ९, १, ३; १३, १, १, २; का. २,  
१, १, १; ३, १; ३; तै. १, ३, ७, १;  
४, ८, २; ६; ७, २, ६; २, ६, ३, ४;  
४, ४; ३, २, ३, ३; ४: १०; ५, २;  
११; ३, ७, १०; ७, ४, ११; १८; ९,  
९; ८, २, ३; १०, १, ३; ९, ८; १०,  
३; १२, ३, ४; तै. १, ११, १; २,  
७, १; ६, ३, २; ४, २; ९, २; १०, १,  
११; १०, १; ५०, १; ६३, १; तां. १,  
२, ८; ६, ५, १४; ६, ९; १२; १२, ५,  
७; जै. २०; आ. १, ४३६; ५२२;  
जै. १, ४३६; ५२२; सा. १, ४,  
१९; ५, १५; मं. १, ६, २७; गो.  
१, १, ३९; २, ६, १६; -त्रयोः श.  
१, ८, १, ४३; -त्रस्य तै. १, ४,  
१, १; तां. ६, ६, १२; -त्राणि तां.  
६, ६, ६; ७; -त्राव श. ४, २, ५,  
२; गो. २, २, १२; -त्राभिः श.  
१२, ९, ३, १२; १५; -त्राभ्याम् श.  
१, १, ३, ५; २, २, २; ३, १, २४; २५;  
का. २, १, ३, २; २, १, १; तै. १, ७,  
६, १; ३, ३, ४, ४; जै. १५१;  
-त्राय तै. ३, ४, ४, १; -त्रे श.  
१, १, ३, १; २, २, १; ३, १, २२; ८,  
१, ४४; ५, ३, ५, १५; का. २, १,  
३, १; तै. १, ८, २, ४; ३, ३, ४, ४;  
६, ७; ७, ४, ११; १२; तै. १०,  
१, १५; तां. ६, ६, १०; -त्रेण ऐ.

८, १३; १८; श. १, १, ३, ६; ३,  
१, २, ३; २४; ७, १, १३; १६; ३, १,  
३, २, २; ४, १, १, २, ८; २, ४; ५; ३,  
५, १, ७; ५, ३, ५, १६; ५, ४, २, २;  
१२, ७, ३, ९; १०; ८, १, १०; १३;  
९, २, ७; का. २, १, ३, ३; तै. १,  
४, १, १; ८, १; २; ६; ८, ५, ५;  
२, ६, १, २; ३, ३; ४; ३, २, ५, २;  
७, ४, १, २; १, २, ४; तै. ३, ८,  
२; १०, १, ११; -त्रेणऽह्व तै. २,  
४, ४, ९; ६, ६, ४; -त्रैः श. १२,  
८, १, ९; तै. २, ६, १.  
पवित्र-त्व- त्वाय तां. १८, ९,  
१५.  
पवित्र-पति- -तिः, -ते श. ३,  
१, ३, २३.  
पवित्र-पूत- -तः श. १, १, १, १;  
३, १, २, १०; ३, १, ८; २३; का.  
२, १, १, १; -तस्य श. ३, १, ३,  
२३; -ताः श. १, ८, १, ४३; ४,  
१, १, ४.  
पवित्र-वत्(मतुप्)- -वत् तै. १, १,  
४, ८, १; २, ६, ३, ४; -वति शां. ३,  
७; ७, ७; श. १, २, २, १; २, ५, ३,  
४; का. १, ५, २, ४; १०; २, २, १,  
१; गो. २, १, २५; -वते ऐ. ७,  
९; सा. १, ३, ७; -वन्तः तै. १,  
१, १, १.  
पवित्र-वती- ती तै. ३, २,  
३, ६.  
पवित्र-वर्ग- -र्गः सा. २, १, ६.  
पवित्रा(-त्रऽअ-)ङ्गिरम्- -सः  
तै. १, १०, ७.  
पशव्य- पशु- द्र.  
पशु- -शवः ऐ. १, ५; ८; २१; २८; २, २;  
४; ८; ९; १०; १७; १८; २४; २७;  
३०; ३, ७; १८; १९; २३; २४;  
२५; ३१; ३४; ४, १; ३; ६; १२;  
२१; २६; ५, ३; ४; ६; ८; १६;  
१७-२०; २१; २५; ६, २; २४;

† 'त्र' इति मुपा. स्वरिचिन्त्यः । ङण. ४, १३८. आ. तु तदर्हमिति 'वति' इत्याह । तथा सति स्वरवैषम्यमापद्यत इति ।

२५;२८; ७,१३; ऐआ. १,१,  
 २;३;५,१;२; २,३,१; शां. २,  
 ४; ३,४;७; ५,७; ८,२;७; १०,  
 २;६; ११,३;५;६;८; १३,२;  
 ६;१४,४; १५,४;५; १६,२;३;  
 ८;११; १७,१;९; १८,२; ६;  
 २०,१; २१, ५; २३,१; ४;८;  
 २५,१०;१५;२६,९;१२;१६;  
 १७;२७,५;२८,१०;२९,३;८;  
 ३०,२;७;१०;११; शांआ. २,  
 १; शा. १, २,३,७;९;५,१७;३,२,  
 १५;४,१,६;९;५,२,४;६,१,१७;  
 ७, ३,२१; ४,१२; ८,१, १२;  
 २०;३२;३५;३६;३८;३९;२,८;  
 १४;२,१,१,६;२,७;३,१, १०;  
 २०;२,१६;१८; ४, २६; २७;  
 ३२; ४,२,४;६;३,२; ११;१२;  
 ५,३,१६;३,१,४,९; १४;२,१,  
 १२;३,११; ४,२०; ३,१,२,८;  
 ४,१,१३;६,२, २६;७,१,२०;३,  
 १;३;९; ११; १३;४, ४; ८,३,  
 ११; ४,१;८; १६; ९, १, १०;  
 १२; ४,१,१,१६;२,१५; ३,१६;  
 ४,८;३,१,१२;४,१४;४,१,१५;  
 १७;१८; ३,१;३;११;५,१,८;  
 ९;६,९,१;३;९;५,१,३,१०;२,  
 १,१६;५,६;७;३,५,८;३५;  
 ४,३,२; ५,९; ५, ४,१; ६,१,२,  
 ३२;३,१२; २,१,२;३; ४;१२;  
 १५;३०;३९;२,१५;३९; ३,२;  
 ३,१,२६; ३८;३,६; ७;४,४,६;  
 ५, २, १०; १९; ८, २, ५; ७;  
 ७,१,१,६; ८;२७; ३९;३,१,  
 ८; ४,२,१०; १९; ५,१,९; २,  
 १; २; ५; ६; ९; १७; २२;  
 ३१; ३७; ४०; ४२; ८,२,  
 ३, ८; ९; १४; ४, १६; १९;  
 ३,१,१२;१३; २,९; १०; ३,  
 १-४;४,८; १०;४,३, ११;  
 १३-१५;४,८; ५,२,१;६,१,  
 १६;२,१; १३; ७,४,१२; ९,

१,२,२३; २,३, १२;४०; ३,१,  
 २०;३,७;५,२,८;१२; १३;१०,  
 १,२,८; २,१,१; ३,४,४; ११,  
 १,१,७;५,३; २,२,२; ७,३;५,  
 ३,१०;६,१,९; ३,९; ७,१, १;  
 २;८,१,३; ३,२; १२,२,२,२०;  
 ४,१,४;७,२,२;७; १५; १६;३,  
 १८;१९; २०; ८,२, ३२; ३,१;  
 १३;९,१, ७;११; १३,१, ३,८;  
 ४,३;८,६;२,२, १०; १५;१९;४,  
 ३;५,२;४; ६,३; ६;७; ८,५;३,  
 २,२;३; ४;३;४; ६,४;५; ८,  
 २;४,२,१५;५,१,३;१३; ३,११;  
 ४, २८; ६, १, ४; ५; २,२; ५;  
 १२; १४,३,२,२५; ४,२, २२;  
 ३,४;६,९,७; का. १, १,१,४;८;  
 २,४;४,१३; ३,१, ५; १२;२,  
 २;११;३,४;६; ४,१,२०; २१;  
 २३;५,२,१५; २,२,१, २०; ३,  
 १६; ता. १,१,४,३; ७;५,९;६,  
 २;७;२,२,२,५,३; ६,४; ३,८,  
 ५;४,४,८;९; ५,४; ७,१; ६;  
 ९,२;५,५,३,१;६,२,७; ३,२;  
 ३;४;५;१०;४,३; ६,६; १०,४;  
 ७,५,४; ७,३; ८,६,२; ३;७,२;  
 २,१,२,५;२,३;३;४,३; ३,६,२;  
 ४,६,१०; ५,३,३; ६,१३,१; ७,  
 १४,३;१५,१; ८,८,१; ४; ३,२,  
 १,१;३;६; ४,१; ५,६; ६,१;७,  
 ६;८,२;८;९;९,१२;३,२,३;४;  
 ५,३;४; ७,५; ८,२;४; ९,९;६,  
 १०,५;७,४,४;५;६,१२; ८,११,  
 २;२०,१; ९,१,३;४; २,२;३;  
 ४;३,१;३; ४,६; ७;८; ६,४;८,  
 ३;९,१;२;११,३;४;१२,२; १२,  
 ६,४;तांआ. १,२,४;११,४;३,११,  
 ११;१२;१३;५,२,१;१२; ६,३;  
 ७,२;८,३,१; १०,२,१; तां. १,  
 ३,४;२,३,२,४,२; ७,८; १३,२;  
 १४,२;३,१,३;३,२;४,३; ८,२;  
 ३;११,४; १२,२; ४,४,६; ११;

५,१८;६,११; ८,७;१५; ५,३,  
 १२;४,८;९,१४; ६,२,८; ३,३;  
 ४;७,१५; १९; २०; ८,८; १०;  
 १२;१४;७,३,१५;२८; ४,४;५,  
 ८;७,१; ९,६; ८; ९; २०;१०,  
 १३;१७; ८,४, ६;५, १५; ८,८;  
 ९,१९;१०,४; ९,१,१७;३;३; ९,  
 १३;१०,२; १०,१,६;९; २१;३,  
 १३;११,१; ११,४,८; १०; १२,  
 ४,२५;२६; १०,१४; १३,१,३;  
 ४;५; २,३; ४,३;५; ६;७;  
 १३;५,१८;६,७; ७,३;४; ९,९;  
 २५;१०,११;११,२;११; १४,५,  
 ३१;७,६;९, ८; २४;११, ११;  
 ३१;३९;१५,१,८;३, १०;१५;  
 १७;५, ३;४; ३६;३७; ९, १३;  
 १०,१५;१६,८,७;१०,२; १२;  
 ११,७; १२,९; १५,८; १६, ५;  
 १७,२,४;७, २;३; १८,१,१६;  
 ४,६;९;११; ५,१०; २४; ८,६;  
 १९, २,५; ५,३-६; ११; ६,२;  
 ३; ७,६; ९,३;१०,७; १६,६;  
 १८,४;५;१९,३; २०,२,४;३,३;  
 ९,२;१६,७;८; २१, ४,९;६,२;  
 ७,५;१०, १०; १२, ७; १३,६;  
 २२,३,५;४,५;६,३;१०,२; १३,  
 ३;१५,८; १६,२;३; २३, ३,३;  
 १३, ३; १५, ४; ६; १६, ५;  
 २०,३; २४,१;२८,५; २४,५,२;  
 ७,२;८,२;१८,७; २५,१,५;१३;  
 २,३; जा. १७;१९;२०;२३;२५;  
 २८; ३०; ३४-३६; ४१; ४६;  
 ५०; ५१;५५; ७२; ८०; ८४;  
 ८५; ८९; १०४;१०६; ११३;  
 १२९; १३०; १३१; १४०;  
 १४४;१६०;१६४; १६८;१६९;  
 १७०; १७१; १७९; १८२;  
 १८७;२०३; २०७; जा. १, १,  
 १,८;६,६; २,२,४;३,१,५; १०,  
 १,३;९; ११,१,११; २,२;१२,१,  
 २;१३,२,१;१५,२, ३;१६,३,४;

१८,४,१४; २,२,२,४-७; ३,१,  
 ५,१;३,३,२; ६,५,७; ला. १,१,  
 ८; मं. १,८,४; २,२,८; १४; ष.  
 २,१;२;८; ३,७;८; १०; ११; गो.  
 १,२,७; २,१,४; ९; २०; २५; २,१:  
 ३,३; ९: १६; २०; २१; २२; ४,  
 २; ६; ७; १६; १८; ५, ३; ५-७;  
 १०; ६; ७; ८; -शवे सा. ३,७,  
 २,४; १३,२,८,१; -शु सा. १३,  
 २,९,८; ५,२,८; तै. ३,९,७,२;  
 -शु: ऐ. १,१५; २,३; ६; ९; १०;  
 ११; १३; २४; ३,४०; ४,२६;  
 ७,१; १४; ऐआ. २, ३,३: सां.  
 ८,२; १०,४; ६; १२,६; ७; १३,  
 ४; १८,१२; १९,५; २५, १०;  
 सा. १,२,३,५; ७; ८; ५,२,१६; ७,  
 २,८; १०; २,१,१,१२; ५,२,१६;  
 ६,२,१०; ३,१,४,२०; ३,३,८;  
 ६,४, १८; ७,२,३; ४,७; ८,१,  
 १६; २,१; २५; ३,१; १४; १५;  
 १६; २७; ४,५; ६; ९,२,१३; ५,  
 १,३,७; ६,२,२,११; १२; १७;  
 २२; ३८; ३९; ३,१,२२; ५,२,  
 १०; ६,२,७; ९; ७,२,४,३०; ३,  
 २,१७; ४,१,२; ५,१,३५; ३८;  
 २,१०; ३,२; ३; ८, १,४,३; ७;  
 २,४,१७; १९; २०; ३,२,१२; ४,  
 ४,४; ६,२,२; ९,५,१,४१; ११,७,  
 १,३; ४,४; ८,३,१; २; ३; ५;  
 १२,२,२, १९; ७, १,२; ३; ४; ९,  
 १,४; ३, १६; १३,२,६,२; ७, १३-  
 १५; ६, १, ७; १४, १, २, १४; ४, २,  
 २२; ३१; का. १,५,१, १४; ६, २,  
 ५; २, २, १, २०; २१; तै. १, १, ५,  
 ८; २, ३, २, ५, ९, ७; ६, १०, २; ८,  
 ६, ४; २, १, ५, २; २, ८, २; ११, ४;  
 ३, ३, ८, ३; ९, ४, ४; ८; तैआ. ६,  
 ११, २; १०, ६, ४, १; तां. ५, १०,  
 ८; १६, २, ६; १७, १३, २; ८; ९;  
 १३; १६; ष. ३, ७; ८; मं. २,  
 २, ११; गो. १, ३, १८; ५, २, ३; २,

३, ९; -शुना ऐ. २, ८; ११;  
 १३; १८; ३, २७; सां. ३, ५; १६,  
 १; १९, १; ६: ३०, १: सा. ३, ३,  
 ३, ८; ४, २१; ४, २, ५, ११; ४,  
 ५, २२; ६, ८, ३; ८; १३; ६, २,  
 १, ७; १०; २, ७; १२; ३८: ३९;  
 ९, ५, १, २, ६; ११, ७, ४, १; १२,  
 १, ३, ७; ३, ५, ९: १३, २, ८, २:  
 १४, २, २, ४८; तै. १, ३, ४, ३;  
 २, ७, ५, १; तां. ५, १०, ११; जै.  
 ४८; गो. १, ४, ८; ५, ९; -शुभि:  
 ऐ. १, १; २८; २, १७; ३, ३, ३, ५;  
 ३, ९; ३, ७; १०; २, ३; ३, ५; ३, ७; ३८;  
 ५०; ४, ३; २, ३; ५, २, २; ६,  
 ३; २८; ८, १, १; ऐआ. १, २, ४;  
 ३, १; ४; ४, १; ३, १, १; २, ५; ६;  
 सां. ४, ८; १७, १; २, १, ५; सांआ.  
 १, ८; २, १; ४, ८; ९; ६, ८; १६;  
 ७, २; ४-८; १२-२३; सा. १, ६,  
 ३, ३०; ६, ४, ९; ७, २, ८; ३, १८;  
 ८, १, ९; २, १, १, ६; २, ६; ३, ८; ४,  
 ४, १; ३, ६, १, २०; ९, १, ५; १०;  
 ४, १, ४, ८; ४, १, १६; १७; ५,  
 ३, ४, १८; १९; ५, ८; ४, ५, २; ९;  
 ६, २, १, १, २; १, २; २, २०; ३, २; ३,  
 १, २, २; २, ४; २, ६; ४, ४, ६; ७, ४,  
 २, १०; ८, ३, ४, ८; १०; ७, ४,  
 १२; ९, २, ३, ४०; ३, ३, ७;  
 १०, ६, १, ४; ६; ११, ४, २, १९;  
 ८, १, ३; १२, १, ४, ३; २, ४,  
 १६; ३, ३, ४; ४, १, ७; ८, २, २;  
 ९, १, १, ७; ३, १४; १३, १, २,  
 ३; ३, ८; ८, ६; २, ४, १, ५, २; ८,  
 १; ६, २, १०; १४, ३, २, १; ५, १,  
 ५; ९, २, ६; ४, २, ३; का. १,  
 १, १, ४; २, १; ३; ३, ७; ३, ४, १;  
 तै. १, १, ४, ६; ८; ६, ८; ७, १; २;  
 ८, ४; २, १, १; १५; ३, ४, १; २;  
 ४, १०, ९; ५, ६, ३; ६, ३, ५; ९,  
 १०; ७, ६, ६; ७, ३; ८, १, १; २, १,  
 ५, ४; १०; ११; ८, ३; २, ४, ४; ८,

३; ४; ९, १०; ७, १८, ५; ३, १, २, ३;  
 ४, ५; ९; २, ७, ३; ८, ४; ९; ९, १, २;  
 १०, ३; ३, १, २; २, २: ४; ५; ३, ४;  
 ४, ६; ६, ८; ७, ५; ९, १, २; ७, २, ४;  
 ५; ४, १, ३; ६, १०; ८, ३, ६; ८, ३;  
 ११, २; ९, २, १; २; ३; १२, ५, ११;  
 तैआ. १, १०, ७; ४, ३, ३; १७, १;  
 ५, ३, ८; ७, ३, ४; ४, २; ९, ६, १;  
 ७, १; ८, १; ९, १; तां. २, १०, ३;  
 १६, ३; ३, १०, २; ११, ४; ४, ४,  
 ६; ७, ३; ६, ७, १, ५; ८, २, ४; ९, ६,  
 ७; ८; ९, १, ३; १०, ३; १, ३, ७;  
 १६, ३, ९; ६, १; ८, ७; १७, २, ४;  
 १८, ४, ४; ६; १९, ३, ८; २०, ४, ८;  
 १२, ३; २१, ५, ५; २२, ५, ३; १४,  
 ५; २, ३, ९, २; १६, ५; १९, ७; २०,  
 २; जै. ८; २६; ४, ३; ४, ६; ५, १;  
 ८, ४; ९, ५; ११, ८; १२, ९; १४, ५;  
 १५, ४; १५, ५; १८, २; जैत. १, ७,  
 २, ४; १२, २, ४; २, २, २, ४-७;  
 ३, ४, ४, ६; ष. १, ६; ४, ७;  
 मं. १, ६, ३, २; गो. १, १, ३, ५; ३, ६;  
 २, २, ४; ३, १; १८; ४, ८; १०-१२;  
 १५; ५, २०; २, ३, २; ४; २, १;  
 ४, ५; ७; ६, १; ५; ८; १, २; १५;  
 -शुभि: इव सा. २, १, १, १; का.  
 १, १, १, १; -शुम्य: ऐ. २, ११;  
 ५, ९; सां. ८, ७; ११, ६; सा ३,  
 ३, १, ९; ४, १, २, ८; ५, ३, ३, ७;  
 ११; ३, ५; ६, ५, १, ४; ७, ५, २, ८;  
 ४०; ४, २; ८, १, १, २;  
 ११, १, ५, ३; १२, ४, १, ७; ७, २,  
 २; १४, २, २, २, ८; ४, २, २, ९; ३, १;  
 ४; तै. १, २, १, २, २; २, ३, २, ४;  
 ३, १, २, ४; ४, ४; ९; ५, १, २; २, ५,  
 १०; ३, २, ३; ७, २, ६; ७, १, १; ९, ९,  
 ३; तां. १, १०, ३; ६, ८, ८; १, २;  
 ७, २, ६; ९, ५, ६; १०, १, २, ३;  
 १३, ४, १, ३; ९, २, ५; १८, ५, १०; जै.  
 १, ४; १, ७; ३, ५; जैत. १, ३, १, ९;  
 ष. ४, ६; मं. १, २, १०; १, ७;

गो. २, २, १०; १३; ६, १०; शुभ्याम्  
 श. ६, ३, १, २३; -शुभ ए. २,  
 ३; ६; ८; ११; १३; ४, १९; २६; ७,  
 १; १५; शां. १०, ३; ५; ६; १२,  
 ७; १३, ४; १८, १२; शा. १, २, ३,  
 ६; २, २, २, १; ४, ४, ११; ३, ७, २,  
 ८; ३, १; २; ३; ६; ४, ७; ८; ८, १,  
 ९; २, ४; १०-१२; १७; २५; २७;  
 २९; ३, २; ३; ९; ११; १४; २६;  
 २८; ३३; ३६; ४, ५; ९, १, ६; ४, २,  
 ५, ११; १२; १६; ३, ४, १; ४, ४,  
 ११; ५, २, ७; ६, ३, १-३; ५, ३,  
 ३, १; ६, २, १, २०; २, १५; १९;  
 ३०; ३, १, २३; ७, ३, २, १७;  
 ५, २, २९; ३२; ३३; ८, २, ३, १४;  
 ४, १६; १९; ३, २, १२; ३, १; ९, ५,  
 १, २३; १०, १, ५, १; ११, १, २, १;  
 ७, ४, ३; ८, ३, ५; १२, ३, ५, १;  
 १३, २, ८, २, ५; ५, २, २; का. १,  
 २, २, १, ३, ४, ७; ६, २, ५; २, २, १,  
 २०; तै. १, ३, ४, १; ५, ९, ६; ७;  
 ६, १०, २; ८, ६, ४; २, २, ८, २; ३,  
 २, ८, ५; ६, ६, ४; ९, २, २, १; ३;  
 तैआ. ३, १२, ३; तां. ५, १०, ८;  
 ९; ९, १०, ३; १०, ५, १२; २३,  
 १६, ४; जै. ५; ८; १२०; १६१;  
 १७१; गो. १, ५, २२; २, २, १;  
 -शुभ ए. २, ६; १८; ३, २, ७; ३१;  
 ४, ३; २६; ५, ३; १७; १९; २१;  
 २६; ६, २; २५; ऐआ. १, १, २;  
 ५, १; शां. १७, ९; १८, ६; २६,  
 २; शांआ. १, १; श. २, १, २, ७;  
 ३, ८, ४, ८; ४, १, ३, ८; ३, ५,  
 १३; ५, ४, ३, २; ५, ४, १८; १९;  
 ६, २, १, २०; ७, ४, २, १९; ५, २,  
 १७; ४०; ४३; ११, १, १, ७; २, २,  
 ३, ४; १२, ७, ३, २०; १३, २, ७, १;  
 ५, २, १; तै. १, १, १, ५; ६, १, २; २,  
 १, २, २; ३, ८, ५; ४, ३, ३; ६, ६, ६;  
 ३, २, ७, ६; ३, ५, ३; ४; ८, २; ७, ३,  
 ७; ५, ३; ८, ११, २; तैआ. ९, १०,

३; तां. १, २, ६; २, ७, ८; ३, १,  
 २; ३, २, ४, ३; ८, ३; १२, ३; ४, ४,  
 ११; ८, ७; १५; ५, ४, ८; ७, ३,  
 १५; २, २; ७, २; १०, १७; ८, ५, ६;  
 १५; ९, १९; ९, १, ३३; ११, ४,  
 १०; १३, ५, १८; १०, ११; १२,  
 १२; १४, ५, ३१; ७, ६; ९, २, ४;  
 ११, ३, ९; १५, ३, १५; १७; ५, ३, ७;  
 १०, ८; १५; १६, ८, ७; १०, २; १२;  
 १२, ९; १५, ११; १६, ५; १८, ५,  
 २४; ६, २६; १९, २, ५; १४,  
 ६; १५, ३; १९, ३; २१, १०, १०;  
 १२, ७; २२, ३, ५; १०, २; १५, ८;  
 २५, १, ५; २, ३; जै. ३१; ३६;  
 १००; १८७; जैल. १, १४, २, ५; ५.  
 २, १; ३; ५, ६; गो. १, २, २, १; २, ४,  
 ७; -शुभ शां. १६, १०; २३, १०; शा.  
 ४, ६, ३, ३; ६, ३, ३, १४; ७, ५, २,  
 १५; १६; १२, ९, ३, १६; तै. १,  
 २, ५, ३; ३, ९, ८, ३; तां. १७, १३,  
 १०; १३; १६; -शुभ ए. १, ८;  
 १३; २१; २, १; ४; ९; १०; १७;  
 ३०; ३, १८; २४; ४, १; २७; ५,  
 २७; ६, २, ४; ७, ३; ऐआ. १, ५,  
 १; २, ३, १; ५, ३, २; शां. ३, ४;  
 ७; ५, ७; ६, २-९; ८, १; ११, ३;  
 ६; १५, ५; १७, २; २०, १; २१,  
 ३, ५; २३, ३; ८; २६, १७; शांआ.  
 २, १६; शा. १, ४, १, ९; ७, १, ८;  
 ३, २, १; ४, ९; १२; ८, १, ३, २; ३, ५;  
 ३, ६; ३, ८; ९, १, १, ४; २, १, १, ६; ४,  
 १, ३; ३, ४, १, २; ३, ३, २; ४, १, ५;  
 ६, २, ६; १०; ३, ६, २, १, ५; ७, २, ४;  
 ३, ४; ५; ८, १, ५; ९, १, १०; १, २;  
 ४, ७; ४, १, १, १, ६; २, १, ५; ३, १,  
 १, २; १, ३; ५, २, ०; ४, ३, १, १; ६, ९,  
 ८; ९; ५, १, ३, ७; २, ५; ६; ७; ८;  
 ३, ५, ४; ३, ५, ५, ४, १९; ६, १,  
 २, ३, २; २, १, २; ३; ४; १, ४; ३, ९; ३,  
 २, १; ४, ४, १; ६; १, २; २, २; ५, ३,  
 ९; ७, १, १, ६; ३, १, ८; ४, २, १०;

५, १, ९; २, १; २; ४; ६; ९; १०;  
 १४; २, ८; ४; ८, १, १, २; २, ३, ७;  
 ८; ९; १४; २, ४, ५; २, ०; ३, १, १, २;  
 २, ९; ६, २, १, ३; ९, ३, १, २०; १०,  
 ६, ५, ५; ८; ११, १, ५, १; २, २, २;  
 ४; ४, २, ३; ३, १, ७; ५, ३, ७; ६,  
 १, ९; ७, १, १; ८, ३, ५; १२, ४, ३,  
 ४; ७, २, २; ७; १५; ३, १, ८; १९;  
 २०; ८, १, २, २; ३, १; १, ३; ९, ३,  
 ११; १३, १, ३, ८; ६, १; २, २, १;  
 १, ३; ४, १; ५, २; ४; ६; ६; ७, १, ५;  
 ८, ५; ९, ८; ३, २, ३; ४, ३; ४; ६,  
 ४; ५; ४, ३, १, ५; ४, १, १; ५, १, १, ४;  
 १, ५; ६, २, ५; ९; १४, १, ३, २, ०; २,  
 २, ४, ५; ६, १०, १; का. १, १, १, ४;  
 ४, १, ३; ४, १, १; २; २, ३; २, २;  
 ६, २, ५; तै. १, १, १, १; ४, ३;  
 ७; ५, ९; ६, ७; ८, ४; ९, ९; १०, २;  
 ४; ५; २, १, २, ५; ३, ४, ३; ७, ८; ४,  
 १, ५; ६; ३, ६; ४, ७; ५; ४, ७, १;  
 ५, २, ४; ६, ७; ६, ३, २; १०; ४, ३;  
 १०, ३; ७, २, ४; ५, ४; ७, २; ८,  
 ६, ३; २, १, ३, ६; ५, ५; २, ३, ४;  
 ११, ५; ३, २, ४; ५, २; ५, ४, ६; ७,  
 ४; ७, १, ४, १; ३, १, २, १०; २, १, ४;  
 ६; ३, ६; ७; ७, ६; ८, २; १; ३, २, ५;  
 ४, ६; ५, ३; ८, २; ४; ९, ९; ७, १, ४;  
 २, ६; ४, १, ८; ६, ६; ८; ८, ९, १;  
 १९, २; २, १; ९, १, २; ३; ४;  
 २, १; ३; ४; ३, १; २; ४, ७; ६, ४;  
 ७, ३; ९, २; ३; ११, ३; ४; १, २,  
 २; १, ६; ३; २०, १; ११, ८, ३; ४;  
 ९, ४; तैआ. ३, ७, १; ३; ३; ४;  
 १०; १, २, ४; ५, २, १; ३;  
 ४; १०; ११; ६, ३; ९, ११;  
 १०, १, १; ५; तां. १, १०, ३;  
 २, २, ३, ४, २; १, ३, २; १, ७, ३; ३, ८,  
 २; १, २, २; ५, २, २; ३; ६; ६; ७,  
 १९; ९, ७; ९; ७, ३, १, ५; ४; ७, १;  
 ३; ४; ७; ९, १, ६; १, ८; २०; १०,  
 १, ३; ८, १, ५; ६; २, १०; ४, ६; ७;

५, ६; १२; ८, ८; ९, ४: १०, ४; ९, १.  
 १७; १८; ५, ६; १०, ३, १३; १२,  
 २; १२, ४, २५; १३, ४, १७; ६,  
 १३; ९, १६; ११, १४; १४, ५, ३१;  
 ९, २४; ११, २९; १५, १, ८: ३, १५;  
 ४, ८: ५, १४: ३५; ३७; ९, ११; १३:  
 १०, ७; १६, १०, १२; ११, ७; १५,  
 ८; १७, १३, ४; १८, १, १६; ४, ९;  
 ५, १०; १९, ५, ३: ४; ६; ११; ६, २;  
 ३; ७, ४; ६; ९, ४; १०, ७; १६, ६;  
 १८, ४; २०, ३, २; १६, ७; ८; २१,  
 ४, १३; ६, ३; १३, ६; २२, ६, ४;  
 १३, ३; १६, २; २३, १५, २; २४,  
 १; २८, ६; २४, ५, २; ८, २: २७,  
 १, ११; जै. ३; १९; २०; २८;  
 २९; ३१; ३४; ३६; ४१; ५०:  
 ५१; ५२; ५५; ७२; ८०; ८१;  
 ८४; ८५; ८७; १००; १०२:  
 १०४; १०५; १०७; १३१; १५५;  
 १६४; १७९; १८७: २०३;  
 २०४; २०७; जैड. १, ३, १, ४;  
 १५, २, ३; १६, ३, ३: ४, ५, १, २; ४:  
 सा. ३, २, ५; ९; मं. १, ५, ५; २.  
 ४, ७; प. २, ३; ३, ७; ८; १०; ४, ६:  
 गो. १, १, ३, ५; ३, ६; ३, ९; २, १, ९;  
 १०; २०; २, ५; २, १; १, ३; ३, २; ४,  
 २; ५, ५; ६; ६, ७; -शून्यम् ऐ. २,  
 ८; १८; ३, १९; २, ४; ३, १; ३, ३;  
 ४, ३; १२; २१; ५, १; ३; ४; १६;  
 १७; १८; १९; २०; २१; ६,  
 २०: २४; ८, ६; २०; ऐआ. १, १, २:  
 २, ३; २, १, ४; ३, २; शां. ३, ७:  
 ८, ३; १०, १; २; ५; ११, ६; १३, २;  
 १५, ४; १६, ३; ८; ११; १८, २; ६;  
 २३, १; २६, ९; १२; १६; १७; २८,  
 १०; २९, ३; ८; ३०, २; १०; ११;  
 शा. १, २, ३, ९; ७, ३, १; २: ८;  
 ४, ३; २, ४, १, ५; ५, १, ५; ६,  
 २, १०; ३, ६, २, २०; ७, २, ३, ३,  
 ११; ८, ४, १; ४, ३, ४, ११; ५, १, ३;  
 ५, ५, ७; ५, १, ३, ६; १४: २, ५,

१७; ३, ४, २०; ४, ३, १९; ५, ४, ३४;  
 ६, २, १, १८; १९; २, १५: ३, १, ३,  
 ३, १३: ४, ४, ६: ५, १, ४: ७, १, १,  
 २७; ५, २, ६; १०; १४; १७; २, २;  
 ३५; ३७; ९, १, १, २४; २, २४;  
 ११, ६, १, ९: ८, ३, ४: १०; १२,  
 ४, ३, ४; ५; ४, ४, ४; ५; ७, १, ६;  
 ८; २, ८; १६: ३, १९: २०; ८, ३,  
 १२; ९, ३, ११; १३, १, २, ५; ६; ७;  
 ६, १: ८, ७; ३, १, २; ३, १; ६, ५;  
 ८, २; ५, २, ८; १४, ३, २, २०;  
 ४, २, २९: का. १, १, २, ४: २, १,  
 १२; ४, २, २: ३, ४; २, २, १, २२,  
 तै. १, १, ३, २; ८, ४; २, २, २; ५, ३;  
 ३, ४, ५; ५, २, ५; ७, २, ४; ४, १; ९,  
 ४; ८, ६; १; २; २, १, ५, ५; ३, २, ५;  
 ४, ६, ६: ५, ७, ४; ६, ४, ६; ७, ५, १;  
 ८, १, ४; ३, २, १, ६; ४, १; ३, २, ४;  
 ५; ७, ३, ७; ५, २; १४, १; ८, ७, १;  
 २; ३; ९, १; ११, २; १८, ३; १९, १:  
 २; २०; ३; ४; ९, ३, २: १२, २;  
 २०, १; २२, २; ११, ४, २; १२, ६, २;  
 तैआ. १, १४, १; २; ३; ४; २, ६,  
 ४; ४, १, १; ५, २, ११; तां. ५, ४,  
 ६; ६, २, ७; ७, ९, ७; ८, ५, १२;  
 ९, ४; ९, २, १९; १०, ३; १०, २, ७;  
 ११, ४, ८; १२, ४, २; १३, ३, ६;  
 १७; ५, १५; २०; ६, ७; ९, ११,  
 २; ११; १४; १४, ९, ८; १२;  
 ११, ११; ३१; १५, ३, १०: ५, १४;  
 ३४; ३५; १०, ११; १६, ६, २; ११,  
 १०; १९, १२, ३; २०, १४, ६; २१,  
 ४, ६; १३; २२, १६, ३; २३, १३,  
 २; २४, ६, ३; ११, ५; जै. १९;  
 ३४; ३६; ४५; ८५: ११७; १३०;  
 १४४; १६१; १७९; २०३; जैड.  
 १, १८, ४, १४; मं. १, ५, १९; गो.  
 १, २, २१; २, १, ४; ६; ९: १६;  
 २३; ३, १६; २२; ४, २; ६; १६;  
 १८: ५, ७: १०; ६, २; ७; -शो: ऐ.  
 २, ३; ७, १; १४; शां. १०, ५:

६; ११, ७; शा. १, ९, २, २, ५; ३,  
 ७, ४, ९; ८, १, ५; २, ४; ३, १६; ४,  
 १; ५, ८; ११; ६, २, २, ५; ३८; ७,  
 १, १०; ७, २, ४, ३०; ५, १, ३८;  
 २, ४, ३; ३; ८, २, ४, १९; २०;  
 ६, २, १२; ९, ५, १, २३: ४, १; ११,  
 ७, ४, ३; १३, १, ३, १; ५; २, ५, ४; ६,  
 ८; तै. २, २, ९, ३; ३, २, ८, ८; ३, ८,  
 ३; तां. १६, २, ८; १८, ३, २;  
 २१, ३, ५; गो. १, ३, १८; -शौ  
 ऐ. २, ८; ११; शां. ३, ५; १०, ६;  
 शा. १, ६, ३, १९; ३, ८, १, ११; ३,  
 १४; ५, ८; ५, ३, ४, ४; ६; ६, २, २,  
 १०; १४; १५; ७, ५, २, ९; १०; ८,  
 १, १, २; ९, ४, ३, १५; ५, १, ४०;  
 १२, ९, १, १२-१४; १४, ४, २,  
 २२; -शौ-शौ शां. १०, २.

पशव्यं, न्या - चय: शां. १०, २; शा.  
 २, ३, १, २१; ६, ४, २, १; ६, ३, ४;  
 ११, ७, ३, १; का. १, ३, १, १३:  
 तै. १, ८, १०, ३; तां. ६, ३, ३; ४;  
 १८, ११, १०; -व्यम् ऐ. ६, २, ४;  
 शा. २, १, १, ६; ३, १, २१; ६, ३, १,  
 ३८; २, ९; ३, ३; ४; ४, १, १; २;  
 १०; ४, ४, ७; १४; ७, १, १, ४: ३:  
 ११, ४, २, २; १२; १५; ४, ८; १०:  
 का. १, १, १, ४; ३, १, १३; तै. १,  
 १, ८, २; ६, ६, ५; २, १, ३, २; ३; ८,  
 २, ६; जै. २०; ३, ४; ४१; ८०; १७१;  
 २०४; २०७ जैड. १, १, १, ८: ६,  
 ६: २, २, ४; ११, १, ११; २, २, १६,  
 ३, ४; आ. १; प. २, ७; -व्या शा.  
 ११, १, ५, ११; सं. १; मं. १, ४, ५;  
 -व्या: तां. २४, ३, २; ११, ६;  
 २३, १९, ८; -व्यास: शा. ७, १,  
 १, २५; -व्ये जै. ७२: ८४;  
 १४०.

पशव्य-वाहन- न: शा. ६, ४,  
 ४, ३.  
 पशु-कर्मन्- मं शां. ८, ७.  
 पशु-काम, मा- म: ऐ. १, ५; २, २०;

४, ११; शां. ४, ५; १०, २; वा. ११,  
 ७, २, १; तै. ३, ११, ९, ३; तैआ.  
 १, २६, ४; तां. २, ३, २; ७, ९,  
 १९; १०, १४; ८, १, ६; ५, १२; ८,  
 ८; ९, ४; १३, ४, १७; ११, १४;  
 १५, ४, ७; ५, १४; १६, १२, ८;  
 १७, ७, १; १८, १, १५; ४, ३; ५,  
 १०; १९, ५, २; ७, २; १५, १; १८,  
 ४; १९, ३; २०, ९, १; २१, ६, २;  
 २२, ६, २; १३, १; १६, १; २३,  
 १५, १; जै. २०; ३५; ४१; ७२; ८०;  
 १३०; १३१; २०३; गो. २, २,  
 १; -मस्य ऐ. २, ३; ६, २५; शां.  
 २, २; ४, ५; वा. ४, १, १, १६; तै.  
 २, १, ३, २; ५, ४; ५; तां. १३, ४,  
 १०; जै. ३५; जैड. ३, ३, ३, २;  
 घ. ४, ४; -मा तां. २४, ५, १;  
 -मा: श. ४, ६, ९, २३; तां. २३,  
 २०, १; २४, १; २८, १; २४, ६, १;  
 ८, १; -माय तां. ७, १, ११; ८,  
 १, ३; १०, ३; ९, १, ३२; -मेन ऐ.  
 ३, ७; गो. २, ३, ३.  
 पशु-घोष- -घः, -घम् जै. ३७.  
 पशु-न्तस्(ः) तां. ७, ९, २१; घ.  
 २, ९.  
 पशु-पति- -तये श. ५, ३, ३, ७;  
 तैआ. १०, १८, १; घ. ५, ११;  
 -ति: शां. ६, ४; श. ५, ३, ३,  
 ७; ६, १, ३, १२; -तिम् तैआ. ३,  
 २१, १.  
 पशु-पा- -पा तै. ३, १, २, ९; -पा:  
 तै. २, ८, ५, ४; -पाम् तै. ३, ७,  
 ४, ८.  
 पशु-पाल्य- -ल्यौ तै. ३, १२,  
 ९, ६.  
 पशु-पुरोडा(ळ)श- -श: ऐ. ४,  
 २६; श. ६, २, १, ३५; २, ५;  
 १०; ११; १२; २२; ३५-  
 ३७; ९, ४, ३, १५; ५, १,  
 ४०; -शम् ऐ. ३, ४७; शां.

१९, २; ५; ७; वा. ९, ४, ३, १०;  
 १५; ५, १, ३४; ४०; -शस्य श.  
 ९, ४, ३, १५; ५, १, ४०; -शेन शां.  
 १२, ६; तां. ७, १०, १०; -शौ  
 शां. १८, १२.  
 पशु-वन्ध- -न्ध: श. ४, ५, १, ५;  
 ११, ७, १, १; २, १; ८, ३, ४; १२, ३,  
 ५, ९; ७, २, १०; १२; २१-८, २,  
 २१; १४, २, २, ४८; ३, २, २९;  
 तै. २, २, ११, ६; जै. १२०; गो.  
 १, ३, २२; ५, ७; ९; २३; -न्धम्  
 श. १०, ४, ३, ४; ११, ७, २, २; तै.  
 २, २, २, ३; ४; ३, ७, ३; सा. १,  
 ३, ९; -न्धस्य तै. २, २, २, ४; ३,  
 ६, ३; -न्धा: ऐ. ३, ४०; श. १०, १,  
 ५, २; तैआ. १०, ६४, १; -न्धा: ३  
 श. ११, ७, २, २; -न्धात् गो. १,  
 ५, ७; -न्धे तै. ३, ११, ९, १; १२,  
 ५, १०; तैआ. १, २२, ९; २६, १;  
 -न्धेन श. ४, ६, ८, १३; ११, ७,  
 १, १; २; ३; ७, २, ८; ८, २, १; तै.  
 २, २, २, ४; ३, ६, ३; ३, १२, ५,  
 ६; जै. १२२; गो. १, ३, २१; ५, ८;  
 -न्धौ श. ५, ५, २, १०.  
 पशुवन्ध-याजित्- -जी श. १०,  
 १, ५, ४.  
 पशुवन्ध-यूप- -प: श. ११, ७,  
 ४, १.  
 पशु-भाज्- -ज: शां. १०, ५.  
 पशु-भाजन, ना- -ना: ऐ. २, १८;  
 शां. १२, ६.  
 पशु-मत्- -मत् ऐ. ३, ३३; ६, २०;  
 शां. २१, ३; २३, ३; तां. ६, ९,  
 २३; गो. २, ६, २; -मन्त: ऐ. ७,  
 १८; -मन्तम् तै. ३, २, १, २; तैआ.  
 ४, २८, १; -मद्भि: तां. १७, १३,  
 १८; -मान् ऐ. १, ५; ८; ३, ३३;  
 ४, ११; ऐआ. १, १, ३; ३, २, १;  
 २; शांआ. ८, १; २; श. २, ३, ४,  
 ३३; ३, ७, २, ३; ५, २, ५, ८; ८, २,

३, १४; ११, ४, ४, १०; ७, १,  
 १; १४, १, ३, २०; का. १, ४, १,  
 २३; तै. १, १, २, ८; ६, ६, ६; २,  
 १, ५, ६; २, ११, २; ३; ३, ९, १; २;  
 ३, १, ४, ४; ९; ५, १२; २, १, २;  
 ३, ८, ४; तैआ. १, २२, १; २६,  
 ४; तां. ३, ४, ३; ११, ४; ७, १,  
 १३; ५, ९; १०, १४; ८, ८, ८; १३,  
 ४, १७; जै. ३५; ४६; १००;  
 १०२; ११३; १५५; जैड. १, १६,  
 ३, ४; सं. १; गो २, २, १.  
 पशु-मती- -ती: तै. ३, ७, ६, ११;  
 १२; श. १, २, ५, १७; का. २,  
 २, ३, १६; -त्य: तां. १८, ७, ४;  
 गो. २, ५, ८.  
 पशु-रूप- -म् ऐ. ५, ६; ७; ८; श.  
 ९, २, ३, ४०.  
 पशु-वीर्य- -म् तां. ७, ५, ८.  
 पशु-शीर्ष- -र्षाणि श. ६, १, २,  
 ३०; २, १, ११; ३७; ३८; ७, ५, २,  
 १; २; ३; ६; ४३; १०, ४, ३, १४;  
 ५, ५, ७.  
 पशु-श्रपण(√श्रा)- -ण: श. ४, ५,  
 २, १६; -णस्य श. ४, ५, २, ७;  
 -णाय श. ११, ८, २, १; -णे श.  
 ३, ८, २, १८; ४, ५, २, ७; १६.  
 पशु-पा(√सत्)- -प: शां. २३,  
 ३.  
 पशु-सनि- -नि ऐ. १२, ८, १, २२;  
 तै. २, ६, ३, ५.  
 पशु-छा- -छा तां. १८, ६, २६.  
 पशु-समृद्ध- -द्ध: -द्धम् ऐ. ४,  
 १२.  
 पशु-स्तोम- -म: तै. २, ७, ६, ३; तां.  
 १६, २, ६.  
 पश्व(-शुडअ-)यन्- -नस्य श. ४, ६,  
 ३, १.  
 ?पश्वजानेहि जै. २०३.  
 पश्व(-शुडआ-)हुति- -म् जै. ५.  
 पश्वि(-शुडइ-)ष्टका- -क्या श. ६,

† 'शु' इति मुपा. स्वरश्चिन्त्यः । लक्षणविरोधात् पा. ६, १, १७६ द्र. । ‡ 'पश्वजा' इति पाठो वा भवेत् C. ।

२,३,२१; -का श. ६,१,२,३०;  
२,१,२०;३,२.

पद्मवे(-शुडए)-कादशि( न→)नी-

-नी श. ३,९,१, २३; -न्या श.  
४,६,३,१३.

पद्मचा ऐ. १,७; २, ३६; श. १०, २,  
२,३; का. १,३,१,१४; ४,१३;  
२,१,२,७; पद्मचाऽइव ऐ. २,३६;  
३,२;४,१७; श. १, १,२, ५:८,  
२,७; २,१,४,२७; ३,१,२२; जै.  
७२;१४५.

पद्मचापिन्-पिनः तां. १८, ८,  
१७.

पद्मचार्धे-धे ऐआ. ५, १, ४; श.  
५,५,१,१.

पद्मचार्ध्या-ध्या श.५,२,४,५.

पद्मचात् ऐ. १,७;२,११; ६,४;१५:  
८,६;१०; ऐआ. ५,१,२;४; शां.  
४,३;९,१;१३,५;१४,१; शांआ.  
१,७;४,८;१२,३;४; श. १,२,१,  
१०; ५,२; ११; १४; १६; ५,  
६;३,१,१७;४,१,१४;६,१,११:  
१२;१४;१५;४,५:१३:१५;१९;  
२०;७,२,१२; ९,२,२४; २,४,  
२,७; २०; २३: ६,१,१८; २४;  
४३;३,१,१,३; २,१,२; ४;५;३,  
१६; ३,४,१३; ५,१,७; ११;२,  
५;३,९;२४; ६,२,२१;४,५:८,  
२,६;४,९;१०; ४,२,१,१८;४,  
१;४,१,१;५,८,४;६,९,१०;१५;  
५,४,२,१; ५,४, ३३; ६,४,४,  
१३; ७,१,१, १८; २९; ३,१,  
२२; २,९; १७; ४, १, ३५;  
८,१,२,१;३; ३,६;८;४,२;३;  
२,२,९; ४,१,७; १८; ३,४,२;३;  
५;१३;१५; ४,१,१२;४,१;५;  
५,१,८;९;१४; १७;२,९; १३;  
६,१,७;१८;२३; ६,२,८;१७;  
३,३; ७,४,१०; १०,२,१,५; ७;  
३,४;९; ५,५,३; ११,१,१,४;३,

३;५,१;४;११;२,७,३०; १२,४;  
४,६; १३, ८,१,१३; १९; ३,  
९;१०;४,१; १४, १,३, २१;३,  
१,२२; ५,१,११; का. १,३,४,  
१३;६,१,१०:१५;२८; २,१,४,  
८;२,३,२;६;१०;१२; ३,१५;४,  
१४; तै. १,३,३,५; ५,१,५: २,  
२,१०,५:७; ३,२,२; ९,६;८;  
१०,२;४;८,१;७,१५,५;८,५,९:  
७,१; ३,१,१,५; ११:१२; २,२,  
८;९,७;१०,३; ३,२;७,६;८,४,  
१; ५,२०;७,१०;२०,४; ११,९,  
४;५:१२,५,५; तैआ. १,२०,१;  
२३,५; २४,२; ३,१२,२: ४,५,  
३;६,१;१४,१;५,४,७; ५,५,१;  
७,८;१०,४; तां. ५,४,२; ६,७;  
८,७,८;११,५,११;१६,२,८; जै.  
८५; १४१; १४९; १९०; २०४:  
जैड. १,१,२,४: २,३,१,२;३,१,  
१,३: ३,२; ५,२, २; ८,२: सा.  
१,३, ७; ३, ३, ५: ४, ११; ७,  
१०; मं. १, १, १२; प. १, ३;  
२,१०; गो. १, १,२२; २, १९;  
२४;३,२२; ४,१,७; २,१,११;४,  
१०; १६; पद्मचात्ऽइव श. २,४,  
४,२३:४,३,५,१३.

पद्मचाच्चित्र-म् ष. २,१०.

पद्मचात्-कण्-म् श. ३, ८, १,  
१५.

पद्मचात्-सद्-सदः श. ५, २, ४,  
६; -सद्भ्यः श. ५, २, ४, ५.

पद्मचादक्ष(-त्ऽअक्षि)-म् श. ५, १,  
२, १५; १६; तां. १३, १०, ८.

पद्मचादक्षिणाप्रवण-म् ष. २, १०.

पद्मचाद्-दोष-पाय तै. ३, ४,  
१४, १.

पद्मचाद्(√दश)†-कः तैआ.१,८,८.

पद्मचात्-तः जैड. १, १८, १, ५; ६.

पद्मचात्-इयत् शांआ. ५, २; तैआ.  
१, ११, ४; -इयतः श. ११, ६, २,

४; -इयते ऐआ. १, २, ४; -इयत्  
ऐ. २, २५; २३; ३, १२; २०; ४,  
१; ७, १२: श. ३, ३, ३, ४; ९, २,  
६; ६, २, १, १४-१६; ९, २,  
१, ६: १०, ४, १, ९; ११, ६,  
२, ४; १४, ४, २, १७; २२:  
५, ५, १६-१९; ७, १, १४;  
२३; ७, ३, १६; तै. १, १, ५, ५, ४,  
४, १; तैआ. १०, १, ३; तां. ९,  
४, ५; जै. ९२; मं. १, ५, १३;  
गो. २, १, ७; ३, १२; -इयन्तः  
शांआ. ८, ५; ९, ३: ५: ६; श.  
१२, ९, २, ८: १४, ३, १, २८; ९,  
२, ८; १०; ११; १२: तै. २, ४,  
४, ९; ६, ६, ४; तैआ. ३, ११,  
९; ६, ३, २; जै. १०४; १२७;  
-इयन्तम् श. १४, ६, १०, ९.

पद्मचात्-न्ती श. १०, २, ६,  
७; ५, २, २; मं. १, १, १३; -न्ती:  
तै. १, १, ५, ४; २, २, १०, ६; ७;  
७, ९, १: जै. १३१; -न्त्यः तां.  
१६, ४, ३.

पद्मचात्-नः जै. १६०.

पद्मचाद्-वाद् श. ८, २, ४, ६; तै. २,  
६, १८, ३; तां. १२, ५, ११:  
-वाहः श. ८, २, ४, ६; -वाहम्  
श. ८, २, ४, ६; तै. २, ६,  
१७, ५.

पद्मचाद्-ही तै. १, ७, ३, ३, ३; २,  
७, २, २; तां. २१, १, ५; जै. १४९;  
-ही: तै. १, ८, २, ४; -हीम् तै.  
१, ८, ३, २: ३, १२, ५, ९; -ही:  
श. ५, ४, ५, २०; तां. १८, ९,  
२१.

पद्मचाद्-वरा-म् तै. ३, १२, २,  
९, ४, ७.

पद्मचाद्(√पस्)-पसः श. १३, २, ९,  
६; तै. २, ६, ५, ६; ३, ९, ७, ३; ४.  
पद्मचाद्-स्त्याः श. ५, ३, ५, १९;  
४, ४, ५; -स्त्यासु ऐ. ८, १३;

† 'म्' इति सुपा. स्वरद्विचन्त्यः । ‡ =करयप- ।

१८; श. ५,३,५, १९; ४, ४, ५;  
१२, ८, ३, १०; तै. १, ७, १०, २;  
२, ६, ५, १.  
√१पा(→पिक्) ऽ, पिबति शांआ.  
१०, १-७<sup>३</sup>; ८; श. ९, ५,  
१, ६८; १०, ५, ४, १२;  
११, १, ७, २; तै. ३, २, ३,  
११<sup>३</sup>; तैआ. ३, २, १; १०, ६४, १;  
प. १, १; गो. १, ३, १४<sup>६</sup>; २, १,  
१६<sup>३</sup>; २, १०<sup>३</sup>; पिपाति<sup>३</sup> तैआ. १,  
१०, ४; पिबन्ति ऐ. २, २०;  
श. १, ६, ४, १५; ९, ३, १,  
२४; पिबन्ति तै. १, ८, २, २; २,  
२, ९, ३; पिबसि तै. २, ४,  
३, १३; जैड. १, १८, ४,  
३; गो. २, २, १०; पाथ  
श. ४, ५, २, १७; पयौ जैड.  
१, १८, ४, २; पास्यति ऐ.  
२, २५; पास्यन्ति ऐ. ३, ३०;  
पिवात् तै. ३, ७, ८, ३; पिवासि  
तै. २, ७, १३, १; पिवाथः तै. २,  
४, ३, १३; ८, ७, ७; पिबतु ऐ. ५,  
१२; २०; शां. २५, ५; तै. ३, ७,  
७, १३; तैआ. ३, १, १; ६, १२, १;  
सं. २, ८, १४; पिबन्तु श. ९, २, १,  
१४<sup>३</sup>; पिबन्तु तै. २, ६, ११,  
१०; पिब ऐ. ३, ४; २०;  
२२; ४, २९; ३१; ५, ४; ६<sup>३</sup>;  
१६; १८; ६, ११; ऐआ. १, २,  
२; ४, १, १; ५, १, १; २, ४; ३,  
१; शां. १५, ५; २२, २; २४, २<sup>३</sup>;  
श. १, ७, २, १७; १३, २, ७, १३-  
१५; तै. २, ४, ३, १२; पिब श.  
३, ६, ३, १५; ४, ३; ४, ४, २, १६;  
५, १, १६; तैआ. १०, १, ११;  
तां. १२, १०, १; १२, ४; जै. ४२<sup>३</sup>;  
१२६; सा. २, १, ११; गो. २, २,  
२१; ३, १४; ४, ३; पिवा३ ऐआ.

५, १, १; पाहि ऐ. ५, १२; ६,  
११<sup>३</sup>; ऐआ. ५, १, १; शां. २२,  
७; श. ४, ३, ३, १३; तै.  
२, ४, ३, १३; ५, ८, ११;  
सा. ३, १, ३; गो. २, २,  
२१<sup>३</sup>; पातम् ऐ. २, ३७; श.  
४, ३, १, २४; पातम् श. १४,  
२, २, २०; तैआ. ४, ९, २; १, ८, २;  
पिबतम् ऐ. १, २२<sup>३</sup>; ४, ११<sup>३</sup>; ६,  
१२<sup>३</sup>; श. १४, २, २, १६; तै.  
३, ७, ८, ३; पिबतम् तै. २, ७,  
१२, १; तैआ. ४, ९, २; ५, ८, १;  
९, ९, ८; गो. २, २, २२<sup>३</sup>; ४, १५-  
१७; पिबत श. ३, ८, ३, ३२<sup>३</sup>;  
९, ४, १६; ५, १, ५, २४; पात श.  
१४, २, १, २०<sup>३</sup>; तैआ. ४, ८, ४;  
५, ७, ६; अपिबत् ऐ. ७, ३३;  
८, २०; श. १२, ७, १, १;  
८, १, ५<sup>३</sup>; ३, १; तै. २,  
५, ४, २; ८, ९; अपिबत्  
तै. २, ६, ३, २; गो. २, ५, ६;  
अपिबन् श. २, ६, ४, ६; अपिबः  
श. ४, ३, ३, १३; पिबेत्  
ऐ. ८, २०; श. २, ३, १,  
३९<sup>३</sup>; १४, ९, ४, १२; का. १,  
३, १, २८; तैआ. ५, ८, १३<sup>३</sup>;  
तां. ५, ३, ११; १६, ६, १४;  
सा. ३, १, ५; ६; गो. २, १, १६;  
पिवेयम् ऐ. २, २५<sup>३</sup>; श. ११, ५,  
३, १२; पात् ऐ. २, १९; अपात्  
शां. २४, ८६; तै. ३, ७, १०,  
६; तैआ. ३, ५, १; अपाताम्  
श. १४, २, २, २५; तै. २,  
६, १५, २; अपाः ऐ. ४, ४<sup>३</sup>;  
शां. १७, ४; जैड. १, १८,  
४, ११; अपातम् तैआ. ४, ९, ३;  
५, ८, २; अपाम ऐ. ८,  
२०.

पाययति शांआ. १०, १-८; श.  
९, ५, १, ६८; पाययाञ्चकार गो.  
२, ५, १०; पाययत् ऽ श. १, ८, २,  
९; पाययेत् श. १, ३, १, ११;  
का. २, २, ४, ८; सा. २, ३, २; ३,  
६, १.  
पिपासन्ति जै. ९८<sup>३</sup>. पपिबस्-  
गद्र.  
पातवे, पातव्य-, पात्-, पात्र-,  
पान-, पान्त-, पाययित्वै, पायित-,  
पिपासत्-, -न्ती-, पिपासा-,  
पिपिसु-, पिपीपत्-, पिबत्-, न्ती-,  
पीत्-, ता-, पीति-, पीत्वा, पीत्वी,  
पीपिबस्-, पेय- अद्र.  
√२पा ऽ, पाति ऐ. २, ४; ३, ३८; ७, ५;  
तै. ३, ३, ६, ९; ७, १०; तैआ. ५,  
८, १; पान्ति तै. १, ७, ६, ८<sup>३</sup>; पासि  
तै. ३, ११, २, १; पात् ऐ. ४, ९;  
श. १, ३, ४, ८; ३, २, २, २३<sup>३</sup>; ४,  
१९<sup>३</sup>; ५, २, ५-७; ४, २, २, १०; ९,  
४, १, ७-१२; १२, ७, ३, २१; तै.  
२, ५, ४, ६; ६, १, ५; ३, १,  
१, १; ३, ६, ९; ११, ६, ४; पात्  
तै. ३, ७, ७, २; तैआ. १, २७,  
६; ६, १, २; ७, १; तां. १,  
३, २; ६, ७, २; पाताम् श. १, ९,  
१, २०; तै. ३, ५, १०, ५; पान्तु श.  
१, ५, १, २२; ३, २, २, १८; तै. ३,  
१, २, ६; ७; पाहि ऐ. १, २२; २,  
२७<sup>३</sup>; ८, २७; शां. १२, ४<sup>३</sup>; १६,  
५; श. १, ३, ४, १६<sup>३</sup>; ७, १, ८, ८,  
३, १९; ९, २, १७; २, ३, ४,  
१९; ४, १, ४; ५, २, ४७; ३, २,  
१, ३५; ४, १, २, १५<sup>३</sup>; २,  
१, ९<sup>३</sup>; १२<sup>३</sup>; २, १०<sup>३</sup>; ४, ५,  
२२; ५, ४, १, १२; २, २<sup>३</sup>;  
७, ५, २, ३९; ८, २, ३, ३<sup>३</sup>;  
६; ३, २, १४; १२, ८, ३, ११<sup>३</sup>;

√१पाने; रक्षणे इति विवेकः । † अन्तर्भावितपर्यर्थः । व्यत्ययेन श्लुविकरणेऽभ्यासस्य चेत्ये रूप-  
मिति भा. । ऽ=ऋ. ६, ३८, १ इत्यत्र सा. √पाते; √पिबतेर्वाह; द. तु तत्रैव 'अ-पात्' इति बस. आह । तत्सुधीभि-  
र्विवेचनीयम् । ॥ W. अज. 'पा-' इति मुपा. स्वरः ग्रामादिकः ।



९,२,४; १३,४,१,७; १४,१,३,  
१४;२४;२९;४,११; ३,१,९; का.  
१,४,१,१५;२,२;५,१,३८; तै.  
१,७,८,१;२; २, ५,८, १; ६,६,  
३;३,२,१,६;२,६; ३,६,११; ९,  
५;७,५,९; १०,२; पाहि श. १,  
३,४,१६; ९,२, २०; ४,२, २,  
१०; तै. २, ४,१, ११; ६,९,१;  
१२,३;३,३,६,११;७, ९;९,९;  
तैआ. २, ३,१;४,५,४; ७,३;५;  
८,२;४;१०,४; ११,२;३; २०,  
१;५,६,७;७,३;९; ८,१०; १०,  
५,१;२; तां. ८,८, २२; गो. २,  
१,४; ७; पातम् श. १, ८, ३,  
२७;३,२,१,७; तै. १, ४, ६,५;  
३,३,९,९; पातम् तै. २,६, १२,  
३;४; ८, ७, ९; तैआ. ४, १,१;  
४२,२; पातु श. ५, ३,५, ३०;  
तै. १,७,६, ८; पात श. ५, ३,  
५,३०; तै. १,७,६, ८; २,५,६,  
४;८,५;८,१,२;४,१;९,९; ३,५,  
२,३;६,१,३; तां. १,४,१५; गो.  
२,४,२.

पांसु(√पंसु)-सवः श. ४, ५, १,  
९; तै. ३, १२,६, १; जै. १९८;  
-सुभिः सा. २, ५, ३; -सून् जै.  
१६८;१९८.

पांसु-मांस-पेइय(-शिऽअ-)-स्थि-  
रुधिर-चर्प- -पाणि प. ५, ८.

पांसु-रु(=ल)- -रं श. ३,५,३, १३.

पांसु-ल(=र)- -सू श. ४,५,१,९.

पाक(√पक्)- -कः जै. ८६; -काः  
तै. २, ८, ८, १; जै. ८६; -केन  
ऐआ. ३, १,६; शांआ. ७, १९.

पाक-न्या शां. २६,६; तै. १, ६, ६,  
५;३,७,११,५.

पाक-दूर्वा- -वां तैआ. ६,४,१.

पाक-यज्ञ- -ज्ञः, -ज्ञऽइव, -ज्ञस्यऽइव  
श. २,३,१,२१; का. १,३,१,१३;  
-ज्ञाः ऐ. ३,४०; श. १, ४, २,  
१०;४,५,१,१३; गो. १, १, १२;

५, २३; २५; -ज्ञेन श. १, ८,  
१,७.

पाक-यज्ञि(य→)या- -यया श.  
१, ७,४,१९; -ययाऽइव श. १,  
८,१,४३; -या श. १, ८,१,१६;  
१८.

पाक-विशेष- -षेण तैआ. १,२,१.

पाङ्क्त(←पङ्क्ति)- -ङ्क्तः ऐ. १,  
५;७;२,१४;३,२३; ७,४; १८-  
२१;६,२९; शां. १,३;४; २,१;  
१३, २; १८,१४; १९, ४;७;  
२५,१३; श. १,१,२,१६; २,३,  
७;८;५,२,१६; ७,२,८; २,१,  
१,१२; ३,१,४,२०; २,३,१२;  
६,४,१८;४,२,५,४; ५,१, १४;  
६,६,१,१४; १०,२,३,५; ४,२,  
२३;२४;११,७,४,४; १२,२,२,  
१९; १३,६,१, ७; १४, १,२,  
१४;४,२,३१; का. १, १,१,८;  
२,१,२,१२;२,१, २१; तै. १,३,  
३,१;२,७,१०,२; तैआ. १, २५,  
३;५,२,७;११;७,१०; तां. २,४,  
२;५,१,४;६,७, १२; ८,९,१९;  
९,५, ११;९, १५; १४,५, २६;  
११,३५; १५,५,३२; १६, ८,७;  
१९,२,५; २१,१३,६; २२, १३,  
३;१६, २; जै. १६९; गो. १,४,  
२४; २,२,३;३, २०;४, ४; ७;  
६,८; -ङ्क्तम् ऐ. ५,४;६;८;  
ऐआ. १,१,३; शां. २३, १; २;  
२९,५; ३०,३; शांआ. ११, ७;  
श. १३,५,१,८; १४,४, २,३१;  
तै. १,१, १०,४; ३, ११, ९,३;  
तैआ. ७,७, १; तां. ५, २, ७;  
१३;८,९, १९; १२, १,९; ४,६;  
१४,७, ७; तै. २,२; गो. २, ४,  
१२; -ङ्क्तस्य तां. १०, ६, ५;  
-ङ्क्ताः ऐ. ३,२३;४,२;५,४;६;  
१८-२१; शां. १३,२; २६,१२;  
१६;२९,८;३०,१०; श. १,८,  
१,१२;३९;४,१,१,१६; का. १,

१,१,८; तै. १, ६,३,२; तां. २,  
४,२; ३,१,३; ४, ३; ८,९,१९;  
१६,८,७; १९,२,५; २१,१३,६;  
२२,१३,३; १६,२;२४,५,२; जै.  
१६९; गो. २, ३, २०; ४, ७;  
-ङ्क्तान् तां. ७, ७,३; -ङ्क्तानि  
शां. ११,५; -ङ्क्तेन ऐ. ८, १२;  
१७; ऐआ. ७, १, ४; शांआ.  
११,८; ग. ७,५,२, ६१; तै. १,  
१,१०,४;२,७, १५,५; तैआ. ४,  
२,६; ६,२; ७,५, २; ७, ७,१;  
-ङ्क्ती श. ८,६,२,१२.

पाङ्क्त-त्व- -सू तां. १९,५,७.

पाचयित्वा/पच् गत्र.

पाजस्- -जः ऐ. १,१९; ग. ७,४,१.  
३३; तै. २, ८,७,२; तैआ. १०,  
२०,१; -जसा ग. ६,४, ४,२१;  
तै. २,८,७,६.

पाजस्य- -सू श. १०,६,४,१.

पाज्य- -स्य आ. १,२,८८.

पाञ्चजन्य,न्या(←पञ्च-जन)- -न्यः  
तैआ. २,५,२; -न्यम् ऐ. ३,३१;  
-न्यया ऐ. ५,६; शां. २३, १;  
-न्याः श. ९,५,१,५३.

पाञ्चदशी(←पञ्च-दश)- -शी जै.  
१५२.

पाञ्चरात्रिक(←पञ्च-रात्रि)-  
-काणाम् सा. १,३,८.

पाञ्च-वाज(←पञ्च-वाजम्)- -जम्  
जै. २०२; -जे आ. जैआ. १,१६१.

पाञ्चाल(←पञ्चाल)- -लः ऐ. ८,  
२३; श. १३,५,४,७;१६; जट.  
३, ६,१, १; -लाय ऐ. ८, २३;  
-ले ग. १३,५,४,१८.

पाञ्चि(←पञ्चम्)- -ञ्चिः श. १,२,  
५,९; २,१,४,२७; का. १, १,४,  
२४;२,२,३,८.

पाटव(←पट्)- -वः ग. १२, ८, १,  
१७; -वम् श. १२,९,३,१.

पाणि- -णिः श. १४, ७, १, ५; का.  
२,१,३,१०; ४,१२; प. २, १०;

गो. १, ३, १४; ५, ४; -गिना ऐ. ७, ५; शांआ. ४, १५; श. १, १, ४, ५; ६; २३; २, १, १९; २१; ३, ४, १२; १३; ८, ३, १<sup>३</sup>; ४, १, १, २४; २८; २, २३<sup>३</sup>; १४, १, ३, २४; ५, १, १५; ८, १३, २; ९, ४, ७; का. २, १, ३, २४; ४, १८; १९; २, २, ४; तैआ. १०, १, १३; सा. १, ३, २; ३, ५, ७; गो. १, २, ४; -गिभिः ऐआ. ५, १, १; श. १४, १, १, ११; तैआ. १०, १०, ३; -गिभ्याम् ऐ. ८, ६; ऐआ. ५, १, ४<sup>३</sup>; श. १, १, २, १७; ८, १, १; ४, १, १, ९; २, ५, २; ११, ४, २, २; का. २, १, २, १३; २, २, ३; सा. ३, ७, ५; -गिम् शां. २, २; तैआ. २, ११, १; -गी ऐआ. ५, १, ४; शां. ६, १३; २०, ४; २१, ३; २७, ६; शांआ. १, ७; श. १, २, ५, २३<sup>३</sup>; ८, १, १; ३, ३, २, १<sup>३</sup>; ४, १, १, ९; २, १, २; १४, ९, ३, १३; १८; का. १, ६, १; २४; तैआ. २, ११, १; सा. २, ६, ९; ३, १, ७; ७, १०; गो. १, ३, ११; १२; २, १, २; -णेः शांआ. २, ५; श. १, २, १, ७; ८; का. २, १, ४, ५; -गी शांआ. ६, १९; श. १, १, ३, ७; २, ४, ५; ८, १, १७<sup>३</sup>; २, ५, २, ३५; ३८; ६, १, ३५<sup>३</sup>; ३, १, १, ११; ५, ३, १३; १४; ८, २, १३; ४, ३, १, १; २; ५, १, ५, २८<sup>३</sup>; ४, ४, ६; १२, ५, २, ७<sup>३</sup>; १४, १, २, ८; ५, १, १५; का. १, ५, १, ३०; ६, १, २२; २४<sup>३</sup>; तै. २, ३, १७, ३; गो. १, १, ३९<sup>३</sup>; -ण्योः सा. १, ५, १५.

पाणि-निधन- -म् जैआ. २, ११, ४. पाणि-संघातु- -म् तै. ३, ४, १५, १. पा(ण्य→)ण्यो- -ण्याः श. ३, १, ४, २३; ८, ४, १.

पाण्डर-वासस्- -वासः श. १४, ५, १, १५; -वासाः श. १४, ५, १, ३. पाण्डुर-दर्श(न→)ना- -म् शांआ. ११, ४. पाण्डुर्वा- -म् श. ५, ३, ५, २१. पाण्डुवा(ण्डुआ)-विक- -म् श. १४, ५, ३, १०. पाण्डित्य(←पण्डित)- -म् श. १४, ६, ४, १<sup>३</sup>. पात(√पात)- -ताः शां. ४, १४. पातवे(√पा) ऐ. ८, ८; २०; तै. २, ६, १२, २; तां. ८, ४, ५. पातव्य- -व्यः गो. १, १, २८<sup>३</sup>; २, ५, ६. पातु- -ता, -तारम् तै. १, ८, ६, २. पात्र- -त्रम् शां. २४, ८<sup>३</sup>; ९; श. १, ४, २, १३<sup>३</sup>; ७, ४, १७; ४, २, ४, २४; ४, २, १८; ५, ५, १३; ५, ३, २, ५<sup>३</sup>; ४, २, ८; १२, ७, २, १४; ९, १, ३; तैआ. ५, ३, ८; तां. १, २, ४, ४, ६, २२; जै. ९८<sup>३</sup>; प. ४, ६<sup>३</sup>; -त्राणाम् तैआ. ५, २, १३; -त्राणि शां. ११, ८<sup>३</sup>; श. १, १, १, २२; २, २३<sup>३</sup>; ४, ४; ३, १, २<sup>३</sup>; २, ५, २, २३; ४, १, ३, ७; १०; ११; ५, १९; ४, १, १५; १७; ५, ५, ९<sup>३</sup>; १०<sup>३</sup>; १२; ५, १, २, १६; ३, ५, १०; १४; ११, ५, ३, ८; ६, २, ४; १४, १, ३, १; का. १, ५, १, २०; २, १, २, १; ३, ७; ९; २, ४, २<sup>३</sup>; तै. १, ४, १, ३<sup>३</sup>; ४<sup>३</sup>; ५, ४, १; २, ६, ४, ३; ३, ७, ४, २; १४; तैआ. ५, २, १३; तां. ६, ५, ७; प. ४, ६; -त्राभ्याम् श. ४, ३, १, ७; -त्रे ऐ. ३, ३०; श. १, ७, २, १३; ४, २, १, २९; ३०; ३, १, १३<sup>३</sup>; २०<sup>३</sup>; ३, १५; ५, २, २, २<sup>३</sup>; ३, ४, २<sup>३</sup>; २७; ४, २, ७; ११, ५, ९, ६; तै. २, २, ९, ६; ७<sup>३</sup>; ८; तां. ६, ५, ९; जै.

८८; सं. २, ५, १०; -त्रेण श. १, ७, १, ८; २०<sup>३</sup>; ४, ३, १, २१<sup>३</sup>; ४, १, ८<sup>३</sup>; ५, ३, ६<sup>३</sup>; ६, १, ३<sup>३</sup>; ४<sup>३</sup>; ५, ३, २, ८; ११, ५, ९, ६; १३, ५, २, २३; ३, ७; तै. १, ४, १, ६; ३, ७, ४, १७; जै. ९८; प. ४, ६<sup>३</sup>; -त्रेभ्यः श. २, ५, २, २१; -त्रेषु श. २, ५, २, २३; १, ३, ५, १९; -त्रैः श. ४, १, ३, ५; का. १, ५, १, २०; तैआ. ३, ८, २. पात्री- -त्री ऐ. ८, १७; -त्रीम् शां. १३, ७; श. १२, ५, २, ७; -त्र्यः जै. ९८<sup>३</sup>; -त्र्या का. २, १, २, ८; -त्र्याम् ऐ. ८, १७; श. १, २, २, १; २, ६, २, ७; ९, २, १, १; का. १, ६, २, ४; -त्र्यै १, १, २, ८; ८, ३, २६; -त्र्यैऽि श. २, ५, ३, ६; का. १, ५, २, ५. पात्र-निर्णेगु- -म् तै. ३, ४, ८, १. पात्र-निर्णेजन- -नम् श. १, ३, १, ११; का. २, २, ४, ८; -नेन श. १, ३, १, १०; का. २, २, ४, ७. पात्रा(-त्राअ-)-र्थ- -म् सा. ३, ७, ५. पात्री-निर्णेजन- -म् श. १, २, २, १८; ३, ३; का. २, २, १, १५; १७. पत्रा- -त्राम् श. १३, ४, १, ५. पालीवत्(←पत्नी-वत्)- -तः ऐ. ६, ३; शां. २८, ३; गो. २, ४, ५; -तम् श. ४, ४, २, ९<sup>३</sup>; -तस्य ऐ. ६, ३; शां. ३०, १; श. ४, ४, २, १५; गो. २, ४, ५. पालीवत्-ग्रह- -हः शां. १६, ६<sup>३</sup>; -हम् शां. १६, ७; -हेण शां. १६, ६. पाथ- -थस्य जैआ. १, ११९; -थे आ. जैआ. १, ८१. पाथस्- -थः ऐ. १, १७; शां १०, ६; श. १, ८, ३, २२; ७, ५, २, ६०.

† Kt. टि. द्र. † 'ड्व' इति Mw. Bw. प्रमृतीनां स्वरो विमृश्यः । मुपा.-स्वरविरोधात् ।

‡ W.-स्वरिताभिव्यञ्जकरेखाद्वयाभावश्चिन्त्यः ।

११, ५, ९, १२; तै. २, ४, ६, २; ५, ८, १०; ६, ११, ९; ३, १, १, ४; ३, ९, ६; ६, ३, ४; -थसि श. ७, ५, २, ६०; -थसि तै. ३, ६, ११, २; ४; १२, २.

पाथो(-सूडभा)-भाज्- न् शां. १०, ६.

पाथ्य- -थ्यः श. ६, ४, २, ४<sup>२</sup>.

पाद्(→पद् गद्.)- -द्ः श. ६, ५, २, २; ८, ७, २, १७<sup>३</sup>; ११, ३, ३, ३-६; १३, ८, ३, ८; तै. ३, ७, ७, १२<sup>४</sup>; १३; तैआ. १, २५, ३<sup>५</sup>; ३, १२, २<sup>३</sup>; तां. २१, ३, ७<sup>५</sup>; जैउ. १, ११, १, २<sup>३</sup>; ३; ५; ९; १०; २, १; १३, १, ४<sup>५</sup>; ४, १२, २, १; २; ३; ष. १, २<sup>३</sup>; गो. १, १, ३४-३६; २, ९; -दम् ऐ. ८, २७<sup>३</sup>; ऐआ. १, २, ४; ५, १, ४; शां. २६, ५; श. ४, ३, ४, ७<sup>३</sup>; ७, १, ४, ५; ६, ७, २, १३-१६; तैआ. ३, ११, ५; जै. ५९; १५१; मं. २, ८, ६; ७; गो. १, १, ३४-३६; २, ३<sup>५</sup>; ५, २४<sup>५</sup>; -दयोः ऐ. ८, २४<sup>३</sup>; तैआ. ९, १०, २; मं. १, ३, ४; २, ५, ५; ८, ४; -दस्य शां. ९, ४; -दा श. ४, ५, ५; -दाः ऐ. ८, ५; श. ६, ७, १, १५; २८; १४, ६, १, २; तैआ. १०, १०, २; गो. १, २, ९<sup>३</sup>; १६<sup>३</sup>; -दान् ऐआ. ५, १, ६; ३, १; -दाभ्याम् ऐ. ४, १३; शांआ. ३, ७; ५, ६; श. ३, १, ३, ९; १२, १, ४, १; १४, ३, १, २२; जैउ. २, ५, २, ३; ५; ४, ११, ५, ११; गो. १, १, ६; ५, २; -दायड-दाय ष. ३, १; -देन शां. ७, १०; शांआ. ३, ५; गो. १, २, ३<sup>५</sup>; -द्रेषु ऐ. ४, ४; ऐआ. ५, १, ६; गो. २, ६, १२; -द्वैः ऐआ. १, ३, ८; ५, १, ६; ३, १; -द्वौ ऐ. ४, १३; ७, १<sup>५</sup>; ८, ५<sup>३</sup>; ९; १२<sup>३</sup>; १७<sup>३</sup>; २७; शांआ. १, ७; ३, ५<sup>३</sup>; ५, ५-७; श. ३, ४, १, २६; ५, ३, ६; १०, ५, २, १३;

६, १, ४<sup>३</sup>; ११, २, ६, ९; १२, १, ४, १; ८, ३, ६; १४, ३, १, २२; ५, ४, ११; ७, ३, १२; तैआ. २, ११, १<sup>३</sup>; ३, १२, ५; तां. ५, ५, ७; ६, १, ११; जै. १; ९२<sup>३</sup>; ११७<sup>३</sup>; १५१; १६८; जैउ. ४, ११, ५, १; सा. १, १, ५; ३, १, ७; मं. २, ८, ८; ष. २, ३; ४, ७; गो. १, २, ८; ३, १८<sup>३</sup>; ५, ३.

पाद्-मा(त्र→)त्री- -त्री श. ६, ५, ३, २; -त्रीः श. ८, ७, २, १७; -त्र्यः श. ७, २, १, ७; १३, ८, ३, ६; ८.

पाद्-रात्रि- -त्रयः गो. १, ५, ५.

पादा(-दडअ)-वनेज(न→)नी (√निज्)- नीः ऐ. ८, २७.

पादावनेज्य- -ज्येन जै. ८.

पादाह(-दडअहच्)- -हाः गो. १, ५, ५.

पाद्य- -द्यम् ऐ. ८, २४; -द्याः ऐ. १, १९; ऐआ. १, १, २; ४<sup>३</sup>; ३, ५; ८; श. ३, १, ४, २३; ८, ४, १; ६, २, १, २३; २, ४; ८, ४, ३, ११; १३-१९; १३, ५, १, ६; तां. २३, १४, ५.

पान्ने(-[द→]द्वजे)-जन- -नम् श. ३, ८, २, १; -नान् श. ३, ९, ३, २७; -नेषु श. १३, ५, २, २; -नैः श. १३, ५, २, १.

पान(√पा)- -नम् ऐआ. २, ३, ४; श. १०, २, ६, १६<sup>३</sup>; १७; १८; १३, ४, २, १७; -नात् श. १०, २, ६, १९; -ने शां. २, ७; श. २, ३, १, १६; -नैः श. १४, ७, १, ४३.

पान्त- -न्तः जै. १८०; -न्तम् ऐ. ४, ६; ५, ८; शां. २३, ३<sup>३</sup>; २४, ९; तां. ९, १, ६; ७; २, १; जै. १८०<sup>३</sup>.

१पाप- -पः श. १४, ६, २, १४; ७, २, ६<sup>३</sup>; -पम् श. १४, ७, १, १७; ४०; २, २७; -पेन श. १४, ६, २, १४; ७, १, २२; २, ६.

२पाप- -पः ऐ. १, १२; ४, २५<sup>३</sup>; ७, १५; श. १, ५, ४, ५; -पःड्व श. ३, ५, १, २५; -पम् ऐ. ७, १७;

२९<sup>३</sup>; शांआ. ४, ७<sup>३</sup>; ५, १; श. १, १, ४, १४; ६, १, २१; ३, १, २, २०; २१; ४, ३, १; ६; ४, ६, ८, १३; १५; ७, १, २, १८; ८, ५, १, १७; ११, २, ७, १९; १४, ३, २९; ८, १५, १२; का. २, १, ३, १७; तै. ३, ७, ६, २३; तैआ. २, ५, २; ८, ९, १; १०, १, ७; ८; २४, १; २५, १; ६३, १; तां. ५, ६, १०; जै. ८३; १४०<sup>६</sup>; १८०; २०६;

जैउ. १, १, ५, १; १८, ५, १; २, १, १, ४; ७; १०; १३; १६; १९<sup>५</sup>; २, १, ६; ४, १, ५; ८; ११; १४; १७; २१<sup>५</sup>; ५, १, ५<sup>३</sup>; सा. १, २, ९; -पस्य ऐ. ७, २७; -पाः तैआ. १, ८, ५; -पात् ऐ. ७, १८; ऐआ. २, १, ६; तैआ. १०, १, १५; जैउ. ४, ११, ४, ४<sup>३</sup>; -पान् तैआ. १, ८, ६; -पेन तैआ. १०, १, ८; ९; -पेभ्यः तैआ. १०, १, १२; २४, १; २५, १.

पापक- -कः जै. २०९; -कम् ऐ. ७, १७; श. १२, १, ३, २३; २, २, २; १३, ५, ४, ३; मं. १, ३, २; ३; गो. १, ४, २०; -क्रेड्व जै. १५९; -केन श. १४, ७, २, २८; तै. ३, १२, ९, ८; गो. १, १, ३२.

पापिका- -का ऐआ. २, ३, ६; ष. २, ९.

पाप-कारिन्(√कृ)- -री श. १४, ७, २, ६. पाप-कृत्- -कृत् जै. १०३<sup>३</sup>; -कृतः ऐ. ७, १, ८, ११; श. १३, ४, ३, १०; तैआ. १, ८, ५; गो. १, ३, १८. पाप-कृ(त्य→)त्या- -त्या शांआ. १२, ५; श. ११, २, ७, ३३; -त्याम् श. १३, ५, ४, १<sup>३</sup>.

पाप-नामन्- -मानः श. १३, ८, १, १६.

पाप-पराजित- -म्ड्व तै. १, ५, २, ४.

पाप-भद्र- -म् ऐ. ३, ३; ७; गो. २, ३, ३.

पाप-वसीयस्-यसः तां. २, १, ४;  
६, १, १२; १३, ७, ५, ४, ५; ८, ९,  
७; १३, ४, ८; ९; -यसम् तां. २,  
३, ६; प. १, ४.

पाप-वसीयस-सात्तां १३, ४, ८

पाप-वस्यस-सम् ऐ. ६, २१; शा.  
१, ८, २, १०; ३, ९, ३, ७, ५, ४, ४,  
१९; १०, ४, ३, २, २; १२, ७, ३,  
१५; ९, ३, ५; ६; गो. २, ६, ३;  
-सस्य शा. १२, ७, ३, १५; तै. १,  
३, ३, ५; ८, ६, ५; २, १, ८, २.

पाप-सम-म् गो. २, ४, ९.

पापाहु(-पडअहन्)-हेतै. १, ५, २, ६.

पापिन्-पी शा. ३, १, २, २१; तै.  
३, १, ५, ७; सं. १, ४, १, ५.

पापिष्ठ, छा-ष्ठः ऐ. ३, १३; -ष्ठम्  
शा. १, ९, २, ३५; -ष्ठम् इव शांआ.  
९, २; -छाः ऐ. ६, ३३; शां. ३०,  
५; गो. २, ६, १३; -छाम् ऐ. ६,  
३३; शां. ३०, ५; गो. २, ६, १३.

पापीय-म् तां. १२, ६, ८.

पापीयस्-यः शा. १, १, ४, १६;  
११, ८, ४, १; १४, ९, २, ७; का.  
२, १, ३, १८; -यसः शा. २, ३, ४,  
२१; का. १, ४, १, १६; जैव. १,  
१, ४, ४; -यांसः शा. १, १, ४,  
१७; २, ५, २, ४; २५; २६; ३, ३, २,  
८; ४, २, २; १०, २, ३, ७;  
का. २, १, ३, १९; २, ३, २१;  
२३; तै. २, १, ५, ११; जै. १७१;  
प. २, १०; -यांसम् ऐ. ३, ७;  
गो. २, ३, ३; -यान् ऐ. ३, ७;  
११; ७, २६; शां. ६, २-९;  
शांआ. १, ८; शा. १, ३, ५, १२;  
४, ५, ११; २, २, २, १९; ४, १, ३,  
९; ५, ७, ९; ९, ५, २, १२; १०, २,  
३, १८; ११, २, ६, १४; ४, २, ६;  
७; १२, १, ३, २, २; २, ३, १०; १३,  
१, ३, ८; ५, ४; ६, ३; ३, ६, ६; ७;  
१४, १, ३, ३, ३; ४, २, २, ३; का. १,  
२, २, १५; ३, २, ३, २१; २२; तै.

१, १, २, ३; ८; ४, ८; ५, २; ८, ८, ३;  
२, १, ४, २; २, ३, २; ३, ३, १०, १;  
८, ३, १; ८, ३; ९, १८, १; २; तां.  
२, १, ४; २, ३; ३, ७; १३, २;  
८, ६, १२; ९, १०, २; ११, ५,  
११; १८, १०, १; जै. ३०; १५७;  
आ. १; जैव. १, १, ४, ४; ७; ३, ३,  
२, ५; गो. २, ३, ३; -यान् इव  
गो. १, २, २; ३.

पापीयसी-सी शा. ५, १, १, ९.

पापो(-पड-)-क्त-क्तस्य शां. ८, ५.

पाप्मन्-प्म जै. १, ४, २, १०; ४,  
१; -प्मनः ऐ. ६, २; ऐआ. १, २,  
२; शां. १, ४; ५, ३; ८, २; ९,  
१; ११, १; १८, ७; १०; २१, १; २३,  
४; २९, ४; शांआ. ६, २०; शा.  
१, ६, ४, १३; २, १, ३, ९; २, ३, ६;  
३, १, ६; ३, १, ३; ५, २, ४, ७; ४, ३,  
३, १६; ४, ५, ५; ५, २, ३; ६, ९,  
१३; ५, १, २, १८; ६, ३, ३, ८; १२;  
४, ४, २१; ६, ३, ४; ७, ५, १, २, २;  
८, ४, २, २; ३-११; १२;  
१३; ३, १; ४, २; ५, १, १३; २,  
१; ६, ३, २०; ११, २, ६, १३; १२,  
७, १, १४; २, १, ३; ८, १, १६; ९, २,  
७; १३, ४, १, १३; ८, १, ११; १४,  
४, १, ११; २, २; ३, २; ७, १, ८;  
१०; ८, ७, १; का. १, २, ३, ४; ३,  
१, २; ५, १, ३८; तै. २, ३, ९,  
७; ८; ९; ७, १८, ४, ५; ३, २, १०,  
२; ८, १, २; १९, २; तैआ. ८, ५,  
१; तां. ५, ६, १०; १२, १०, २, २;  
१३, ५, २, २; १४, ५, २, २; १७, १,  
९; २, २; ३, ३; १९, ४, ५; ११;  
२२, १, ४, २; २५, १, १०; जै. ९९;  
१२७; १४०; १५६; १५८;  
जैव. १, १०, २, ६; २, २, १, ४; ३,  
७, १, ५; ४, ११, १, ८; गो. २, १,  
२१; ४, ६; -प्मना ऐ. १, १६;  
४, ४; ५, १; शां. ११, १; १८, ४;  
शा. २, २, ३, १०; ४, ३, ३, १५; ५,

१, २, १८; २८; ३, ३, ३; ७, २, १,  
१२; ११, १, ६, ९; १२, ७, २,  
१७; ३, १४; २२; ८, १, ३; १४,  
४, १, ३-६; ७; ८; तै. १, ३, ३,  
६; २, २, ८, १; ६, १, ५; ७, १८,  
२; ३, १०, ९, १; तां. २, १, ४; ६,  
६, १०; १७, २, २; २४, ११, ३;  
जै. २९; ९९; ११५; १२७; जैव.  
१, १, ६, ३; ४, २, १०; ११; १२;  
४, ४, ३; १०; ११; १८, ५, १; प.  
१, ४; -प्मनाम् शा. ७, ३, २,  
१६; -प्मने शां. १४, २; शा. १,  
२, ४, ३; ४, ३, ३, ५; तै. ३, ४, १,  
१; जैव. १, १, ७, २; -प्मभिः  
शा. १४, ४, १, ७; ७, १, ८; तै. २,  
७, १८, ५; -प्मा ऐ. २, २; १५;  
१६; ३१; ३, ३९; ६, ४; ऐआ. २,  
१, ४; ८; शां. १७, ६; ९; शा.  
३, ९, ४, १, ८; ४, १, ३, ९; ६, ९,  
१३; ५, १, २, १०; ५, २, ८; ४, ३,  
२, २; ६, ३, २, ७; ३, ७; ४, २, ३;  
६, ४, १; २; ७, २, १, ३; ४; ५; ६;  
१२; १३; ३, २, ६; ८, ४, २, १; ५,  
१, ६; ७; १५-१७; १०, २, ६,  
१९; ४, ४, १; ११, १, ५, ७; ६, १, २;  
१२, ७, १, १०; ३, ४; ९, २, ८; १३,  
१, २, ९; ४, १, १३; १४, ३, १,  
२, ४, १, ३-७; ३, ३, ४; ७, २,  
२८; का. १, १, २, ११; २, ३, ८;  
तै. १, ३, ३, ६; ५, ९, ४; ३, ८, ४,  
१; २; १७, ४; १९, २; तैआ. २,  
१५, १; तां. १२, ६, १२; १३, ५,  
२, ३; १४, १, २, ७; १५, ५, २, ०; जै.  
१७; ९९; ११५; १३६; १६०;  
जैव. १, १, ४, ४, ५; २, १, १, ४;  
७; १०; १३; १६; १९; ४, १,  
५; ८; ११; १४; १७; ३, १, २;  
३, ३, २, ५; ६, ९, ७; गो. २, ५,  
३; ५; -प्मानः ऐ. ७, १५; ऐआ.  
२, २, १; शा. १२, २, ३, १२; तै.  
२, ३, ९, ७; ८; जै. १४; प. ३, १;

-प्मानम् ऐ. १, १३; २, २, १७; ४, ४; २२; २५; ५, १: २५; ६, १; ४; ७, १२; ऐआ. १, २, २; ३, ४; २, १, ८; ३, ८; शां. ३, २; ९, १; ५; १०, १: ११, १; १२, ४; १५, ४; १७, १; ३; ५; ९; १८, ४; २१, १; २२, ६; २४, ३; २७, ६; २८, ८; शांआ. ४, ७; शा. १, ४, २, १२; ६, ३, २८; ४, ९; १३; ८, १, २२; २, १, ३, ४; ९, ९; २, ३, ६; १०; ३, ३, १३; ४, ४, १५; ५, २, २४; २६; ३, १-४; २०: ४, १; ३, ९, ४, १८; ४, ३, ३, ५; ६, ८, १८; ५, १, २, १२; २, ३, ७; ४, ३; १६; ३, १, १३; ६, १, ३, ९; २०; २, २, १९; ३, २, ७; ३, ७; ४, ४, १६; ६, ३, ११; ७, २, १, २; ३; ४-६; ७; १२; १३; १४-१६; १७; ४, १२: ३, २, ११; ५, २, २८; २९; ३०; ३७; ४१; ८, २, ३, १४; ५, १, ६; ७; ९-११; १४; ९, १, २, १०; १२; १३; २०; ५, २, ४-७; १०, ४, ३, २२; ४, ३; ११, १, ३, ७; ५, ७; ६, ९, २, ७, २६; ५, ५, ४-६; १२, २, २, ४; १, ९; २, १; ६, १, ३-३६; ७, १, १४; ३, ४; ८, १, १७; ९, २, ५; ८; १३, २, २, १०-१२; ३, १, १; ४, १, १३; ५, १, १७: ६, १, ४; ५, २, ४; ६; १५; १७; ८, १, ११; ४, ६; १४, १, १, ३१: ३, १, २८; ४, १, ११; १२; ७, २, २, २८; ८, ६, ४, ५; का. १, १, २, ११; ३, ३; ८; ४, ८; ९; २, ३, ४; ८; ९; ३, ४, ९; ५, १, २२; २४; २, १-४; १९; ३, १; तै. १, २, १, १; ४, ३, २; ६, ७; ५, ९, ५; ६; ७; ६, १, १; ७, ३, ४; ८, २; २, ३, ९, ९; ७, १८, १; ४; ३, १, २, ११; ३, १; २, १०, १; ७, ६, ७; ८, ४, १; ४, २; ३; १०, ९, १; २; ९: १०; १२, ३, ४; ५, ४; ६; तैआ. २, २, १; ९,

१; १५, १; १०, १, ११; तां. २, ९, २; ४, ९, २२; ५, ५, १३; १२, ३, १४; ६, १२; १०, २२; १३, २३; १३, ५, २३; ६, १२; १४, ५, २३; ८, ६; १२, ७; १५, २, ७; १६, २, ४; ७, ७; १७, १, ९; ३; ४; १९, १८, २; जै. १४; १७; ५३; ९०; ९९; ११६; १२७; १३०; १४०; १५६; १६०; १८१; १९०: १९५; २०८; जैड. १, ४, ४, ३; २, १, १, २; ५; ८; ११; १४; १७; २०; ४, १, २; ५; ६; ९; १२; १८; २२; ३, २, ३, ५, ८, २; ४, ८, ३, ३: १०; ११; १०, ४, ९; मं. १, १, १४; ७, ९; प. २, ३; ३, १; ३-६; गो. १, १, ३, ९; ३, १९; ४, २०; २३; २, ५, ३; ५; पाप्म-गृहीत- -त: जै. १६०; -तम्डव श. १, १, २, २१. पाप्म-भाग- -ना: मं. २, ४, १४. पाप्म-सह- -ह: श. ७, ३, १, ४६. पाप्म-हन्- -नम् श. ६, ४, २, ३. पामन्- -मा जै. १८४. पामन्- -न:, -नानि श. ३, २, १, ३१. पाययित्वै(√१पा) श. २, ३, २, ८. पायित्- -म् श. १४, ७, ३, ११; गो. १, ३, १४. पायस(←पयस्) -स: प. ५, २; -सम् ऐआ. ३, २, ४; शांआ. ११, ४; सा. ३, ३, ४; ५. रिपायु- -यु: श. १४, ५, ४, ११; ७, ३, १२. रिपायु- -यु: ऐआ. ३, २, ४; शांआ. ८, ७; श. १२, ९, १, ३; तै. २, ६, ४, ४; ५, ५; -युभि: तै. २, ४, ४, ७; -युम् श. ३, ८, २, ६; -यौ तैआ. ९, १०, २. पाट्(√पृ) -रम् ऐ. ४, १३: १४; १५; २९; ३०; श. २, ३, ४, २२; २३; ७, २, २, २१; ११, १, ६, ६; १५; ५, ५, १०: का. १, ४, १, १७;

तैआ. ६, ६, २; जै. १६८; गो. २, २, ६; ४, २; -राय सा. १, २, ५; -रे श. ३, ६, २, ४; ५; तै. ३, ७, ८, १; तैआ. १, १०, ३; ३, १२, ७; १०, १, १; जैड. १, ८, १, ६. पार-काम- -मा: ऐ. ६, २१; गो. २, ६, २. पारण- -णानि आ. २, १४, १. पारय्√पृ अद्र. पारायण- -णै: सा. १, ५, १४. पारयिष्णु- -ष्णु: तै. ३, १०, ९, १५; जै. १६८; -ष्णुना जै. १६८; -ष्णुम् तैआ. ४, ४, १; जै. १६८. पारयिष्ण्वी- -म् मं. २, ५, १४. पारयिष्णु-तम- -म: ऐ. ७, १६; ८, १२. पारा(-रडअ)-वार- -र:शांआ. १२, ६. पार-विन्द(√रविद्) - -न्द्राय सा. १, २, ५. पारा(-रडअ)-वद-(म-→)ष्ठी (√हन्) - -म् तै. २, ८, २, ८. पारद- -दाय सा. १, २, ५. पारवव- -वे आ. १, १६७. पारमेष्ठय(←परमेष्ठिन्) - -ष्ठयम् ऐ. ८, १२; १४; १५; १७; १९; -ष्ठयाय ऐ. ८, ६; १२-१४; १७-१९; जै. ११७; १८८. पारावत(←परावत्) - -त: आ. १, ३३; -तानाम् तां. ९, ४, १०. पाराशरी-कौण्डिनी-पुत्र- -त्र:, -त्रात् श. १४, ९, ४, ३०. पाराशरी-पुत्र- -त्र:, -त्रात् श. १४, ९, ४, ३०. रिपाराशर्य- -र्य: श. १४, ५, ५, २०; २१; ७, ३, २६; २७; तैआ. १, ९, २; जैड. ३, ७, ४, १; सा. ३, ९, ८; -र्यात् श. १४, ५, ५, २१; ७, ३, २७; -र्याय सा. ३, ९, ८; जैड. ३, ७, ४, १; ४, ९, २, १. रिपाराशर्य- -र्यात् श. १४, ५, ५, २०; ७, ३, २६.

पाराशर्यायण- -गः शः १४, ५,  
५, २१; ७, ३, २७; सा. ३, ९, ८;  
-गान् शः १४, ५, ५, २१; ७, ३,  
२७; -गाय सा. ३, ९, ८.  
पारिक्रुट(←परिक्रुट)- -टान् ऐ. ८, २२.  
पारिक्षित्त(←परिक्षित्त)- -त्तः ऐ. ८,  
११; २१: गो. १, ३, ५; -त्तम्  
ऐ. ८, २१; शः १३, ५, ४, १: गो.  
१, २, ५; -त्तस्य ऐ. ७, २७;  
-त्ताः शः १३, ५, ४, ३; १४, ६,  
३, १; २; -त्ताय ऐ. ७, ३४.  
पारिक्षिती- -तीः ऐ. ६, ३२; ३;  
शां. ३०, ५; गो. २, ६, १२; ३;  
-त्या ऐ. ६, ३२; गो. २, ६, ११.  
पारिक्षितीय- -याः शः १३, ५,  
४, ३.  
पारिजानत(←परि-जानत्)- -म् तां.  
१३, ४, ११: १०, ८.  
पारित-व(त्→)ती- -त्याः शां. ७,  
८.  
पारिप्लव(←परि-प्लव)- -म् शः १३,  
४, ३, २; १५.  
पारिक्षित-पारिक्षित-नाद्र.  
पारुच्छेप(←परुच्छेप)- -पम् ऐ. ५,  
१०; १२; १३; शां. २३, ६; ७;  
गो. २, ६, १०; ११; -वे आ. जैआ.  
१, ४६५.  
पारुच्छेपी- -पीः ऐ. ५, १०; ६,  
१९; गो. २, ६, १; १०; -पीभिः  
शां. २३, ४.  
पार्जन्य(←पर्जन्य)- -न्यः आ. २, ४,  
७; -न्यैः शः १३, ५, ४, २८.  
पार्ण(←पर्ण)- -र्णः तां. २१, ४,  
१३.  
पार्ण-वलिक- -लिकः, -लकेः वं. १.  
पार्थ(←पृथि)- -र्थम् तां. १३, ५,  
१९; -र्थस्य आ. १, ११९;  
-र्थानाम् शः ९, ३, ४, १८; -र्थानि  
शः ५, ३, ५, ४; ९, ३, ४, ६; ७; १८;

तै. १, ७, ७, ४; -र्थे आ. जैआ. १,  
३१६; -र्थेन तां. १३, ५, २०.  
पार्थिव,वा(←पृथिवी←पृथु)- -वः  
जैउ. १, ८, १, ५; -वम् ऐ. २, ६;  
शः ६, ३, १, १८; १४, ९, ३, १३; तै.  
३, ६, ६, ३; तैआ. १०, १०, २;  
४९, १; -वस्य शां. २५, १; तै.  
२, ५, ६, ३; तैआ. ६, ५, २;  
-वा तै. १, २, १, १२; -वाः  
तै. २, ८, ६, ४; -वानि शः ३, ५,  
३, २१; ६, ३, १, १८; तै. ३, ३, ९,  
१०; -वाभ्यः तां. १, ३, २; ६, ७,  
२; -वासः शः १३, ८, ३, ५; तै.  
३, ५, १२, १; -वेभ्यः शः ४, १,  
१, २२; २, २१.  
पार्थिवी- -वीः तै. २, ७, १५,  
४; ३, १, ३, ३.  
पार्थुरदम्(←पृथु-रदिम्)- -दम् शः  
१३, ३, ३, ५; तां. १३, ४, १८;  
२१, ४, १०; ११; -दमेन तां. १३,  
४, १७.  
पार्थुश्रवस(←पृथु-श्रवस्)- -साय  
जैउ. ४, ११, ५, १५.  
पार्थ,यी(←पार)- -र्याः शां. २६,  
१५; -र्याय तै. ३, ४, १२, १.  
पार्वति(←पर्वत)- -तिः शां. ४, ४;  
शः २, ४, ४, ६; का. १, ३, ४, ४.  
पार्वत(य→)यी- -यी शः १, २, १,  
१७; का. २, १, ४, १६; तै. ३, २,  
६, ३.  
पार्व(←पर्श)- -श्वम् ऐ. ७, १; शांआ.  
२, ७; का. १, ६, २, ८; गो. १, ३, १८;  
-श्वयोः शः ३, ८, ३, १७; १२, ५,  
२, ७; १३, २, २, ७; तैआ. १, २,  
४; मं. २, ५, ३; -श्वाम्याम् तां.  
१६, २, ६; -श्वे शां. १६, १०;  
शः १०, ६, ४, १; ५, ३; १२, २, ४,  
१३; ३, १, ६; तैआ. ३; १३, २;  
गो. १, ५, ३; -श्वेन शः ३, ८,

३, २४.  
पार्श्व-तुसु(ः) शां. २७, १; शः ३,  
७, १, ३; ४, ५, २, ७; ६, ८, १, ७;  
७, ४, १, ३६; ८, ४, ४, ६; ६, २,  
१२; ११, ४, २, १४; ७, ४, ३; १२,  
३, ५, २; तै. १, १, ५, ९; ३, ६, ११,  
२; गो. १, ५, २२.  
पार्श्व- -र्षाः जैउ. २, २, २, ८.  
पार्शिग- -र्षाः मं. २, ५, ५.  
√पाल,पालयस्व सं. ३; गो. १, १,  
४.  
पाल- -म् ऐआ. ५, १, ४.  
पालयित्- -त्तारः गो. १, ५, ११.  
पालागल- -लः, -लस्य शः ५, ३,  
१, ११.  
पालागली- -लि शः १३, ५,  
२, ८; -ली शः १३, ४, १, ८;  
-लीम् शः १३, ५, २, ८.  
पालालि- -लिः जै. १६४.  
√पालाश(←पलाश)- -शः शः ५, २,  
४, १८; -शाम् ऐ. २, १; शां. १०,  
१; शः ५, ३, ५, ११; ११, ७, २,  
८; १३, ८, ४, १; ५, ४, ४; -शाः  
शः १, ३, ३, १९; १३, ४, ४, ५;  
१०; -शात् शः १, ३, ३,  
२०; ११, ७, २, ८; -शानाम् प.  
५, १; -शानि ऐआ. ५, १, ३;  
शः १२, ७, २, १५; -शो शः ५,  
२, ४, १५.  
पालाशी- -शीम् शां. २, २;  
-श्यः शः ६, ६, ३, ७.  
√पालाश- -शः तै. ३, ८, १९, १;  
-शाः तै. ३, ८, २०, १.  
पावक,कृा(√पू)- -क ऐ. २, १२;  
शः ९, १, २, ३०; तै. ३, ६, ७,  
१; -क तै. ३, ५, ७, ६; ६, १२,  
२; -कः शः १, ४, १, ३८; ९,  
१, २, २, ५; २६; २, १, २; १७;  
तै. १, १, ६, २; २, १, ११; २, ४, १, ६;

† 'री-' इति मुपा. † G. टावन्तशोधनविकृत्यनोऽनुकम्पनीयः । 'पार्ण' इति मुपा. अशुद्धः । तु. =  
तै. ३, ८, १९, १ । \$ 'ते-' इति मुपा. स्वरधिन्यः । तु. = य. १, १९ । ॥ अन्-अण्-प्रत्यययोर्भेदाद् द्वैविध्यम् ।

३, ५, २, ३; १०, ५, १; -कम्  
श. २, २, १, ७; ११; १४; ९, १, २,  
३०<sup>३</sup>; का. १, २, १, ८; ९; तै. ३,  
६, १०, ४; -क्या श. ९, १, २,  
३०; -का ऐआ. १, १, ४; का. १,  
२, १, १०; तै. २, ४, ३, १; -काः  
तै. २, ७, १२, १; ८, ५, ५; ९, ३;  
-काम् शां. १, १; -काय श. २,  
२, १, ७; ११; १५; २२; का. १, २,  
१, ५; ८; १०; १३; तै. १, १, ५,  
१०<sup>३</sup>; ६, २; -कयै श. १३, १,  
८, ५; तै. ३, ८, ११, २.

पावक-वत्-ते ऐ. ७, ८<sup>३</sup>.

पावक-वर्चस्-र्चाः श. ७, ३, १,  
३०<sup>३</sup>.

पावक-वर्ण-र्णम् श. ९, १, २, २७;  
-र्णाः शां. २४, ७.

पावक-शोचि-चे ऐ. १, २, २.

पावक-शोचिस्-यः शां. २६,  
१७.

पावन-नाः सा. १, ५, २.

पावमान(←पवमान)-नः तां. १६,  
५, १२; आ. जैआ. १, ४६७; -नानि  
आ. २, ५, १; जैआ. २, १५, ६.

पावमानी-नी तां. ४, ६, १०;  
-नीः ऐ. ६, ३६; ८, ५; १८, ३;  
२९, १<sup>३</sup>; ३०, ८; तै. १, ४, ८, ४<sup>३</sup>;  
५<sup>३</sup>; गो. २, ६, १६<sup>३</sup>; -नीभिः  
शां. १५, १<sup>३</sup>; श. १२, ८, १, १०;  
जै. ९६; गो. २, ६, १६<sup>३</sup>; -नीषु  
ऐ. २, ३७; -न्यः ऐ. १, २०; २,  
३७<sup>३</sup>; ६, ३६; ऐआ. २, २, २<sup>३</sup>;  
शां. ८, ५<sup>३</sup>; ३०, ८; श. १२, ८, १,  
१०; -न्यः तै. १, ४, ८, ६; जै.  
९६; गो. २, ६, १६<sup>३</sup>.

पावीर(व→)वी(←पवीरव)-वी  
ऐ. ३, ३७; तै. २, ८, २, ८; -वीम्  
ऐ. ३, ३७.

पाश-शः ऐ. ७, १६<sup>३</sup>; श. ४, ४, ५,  
११; ६, ७, ३, ८; ७, २, १, १५; तै.

१, ४, २, ३; ४<sup>३</sup>; ६, ५, ६; २, ६, ६,  
४<sup>३</sup>; ३, ३, १०, १; -शम् श. १, ८,  
१, ५; ३, ७, ३, १३; ४, १; ६, ७, ३,  
८; ७, २, १, १५; तै. २, ४, २, ६;  
३, ३, १०, १; मं. १, १, १४; ७, १०;  
-शाः ऐ. ३, १८; तै. ३, १०, ८,  
२; -शात् श. ३, ६, ३, २०<sup>३</sup>; तै.  
२, ५, ६, १; ३<sup>३</sup>; ७, १७, २; -शात्-  
डव ऐ. ३, १९७; -शान् ऐ. ३,  
१४; ४, १०<sup>३</sup>; तैआ. २, ६, १;  
-शेन श. ३, ७, ४, १<sup>३</sup>; २; -शैः  
श. १, २, ४, १६; १७; १९; का. २,  
२, २, ९; १०; ११; तै. २, ६, ८, ४;  
३, २, ९, ४.

पाश-पाणि-णये ष. ५, ५.

पाश-ह(स्त→)स्ता-म् सा. ३,  
८, २.

पाशिन-नः तैआ. १, १२, २<sup>३</sup>.

पाशिनी-नी ऐ. ४, १०; -न्याः  
ऐ. ४, १०<sup>३</sup>.

पाशुक(←पशु)-कानि सा. १,  
३, ८.

पाष्ठितम-म् जै. १९०.

पाशौह(←पशु-वाह)-हम् तां. १२,  
५, १०; आ. जैआ. १, ४७१; -हे  
आ. जैआ. १, १९२; ४७१.

पिङ्ग(√पिङ्ग)-ङ्गः तैआ. १, २, ३.

पिङ्गाक्ष(←ङ्गअक्षि)-क्षः शां. २५,  
१०; श. ११, ६, १, ७; १३; -क्षम्  
तै. ३, ४, १७, १; -क्षस्य श. १३,  
३, ६, ५; तै. ३, ९, १५, २.

पिङ्गाक्षी-क्षी श. ३, ३, १, १३;  
१४; १५; तां. २१, १, ३; जै. १४९;  
-क्षीम् श. ३, ३, १, १५.

पिङ्गल-लः श. १४, ९, ४, १४;  
-लम् श. १४, ७, २, १२<sup>३</sup>; तै. ३,  
४, १७, १; -लस्य शांआ. ६,  
१९; श. १४, ७, १, २०; -लाः  
तैआ. ३, ११, १०<sup>३</sup>.

पिङ्गल-लोहिता(←तडअ-)क्षिन्-

-क्षि तैआ. १०, ६०, १.

पिङ्ग-जाय श. ५, २, १, २.

पिण्ड(√पिण्ड)-ण्डम् श. ५, ५,  
५, ९; ६, ५, ३, ७; १४, १, २, १८;  
-ण्डान् श. २, ४, २, २४; का. १,  
३, ३, २०.

पितृ(√पी, प्यै)-तृ ऐ. १, १३<sup>३</sup>; -तृः  
श. १, ९, २, २०; ७, २, १, १५;  
-तृम् श. १, ९, २, २०; ७, २, १,  
१५; तै. १, १, ७, १; ८, ५; १०, २;  
४; २, १, २५<sup>३</sup>; ३, ३, ९, ९; ७, ४, ५;  
-ंतो तै. २, ४, ८, ७; जैड. ४,  
३, १, २.

पितृ-मुत्-मत् ऐ. ५, २०; शां.  
२६, १६; -मतः ऐ. १, २२;  
तैआ. ४, १०, ५; ५, ८, १२;  
-मन्तम् तै. २, ८, २, १.

पितृ-षणि(←सनि)-णिः ऐ. १,  
१३.

पितृ-ंतः ऐ. ३, ३४; तै. २, ८, ६, ५;  
९; -ंतरः ऐ. ७, २४<sup>३</sup>; श. २, ४,  
२०; २४; ६, १, ३६; ३९; ४२; का.  
१, ३, ३, १७<sup>३</sup>; २०<sup>३</sup>; ६, १, २४<sup>३</sup>;  
२६; २८<sup>३</sup>; तै. १, ३, १०, ८<sup>३</sup>; ९,  
७; ८, ६, ४; २, ६, १६, १<sup>३</sup>; ३, ७,  
५, ४; -ंतरः तै. २, ६, ३, ३; ८, ४,  
८; ३, ७, ५, ४; तां. १, १, ५<sup>३</sup>; मं.  
२, ३, ५; ६; ८<sup>३</sup>-११<sup>३</sup>; १२-१४;  
१६; गो. १, ५, २१; तरः ऐ. ३, १५;  
३७; ७, ६; १३; २३<sup>३</sup>; ३४<sup>३</sup>; ऐआ. ७,  
१, १; २, २; शां. ५, ६<sup>३</sup>; ७<sup>३</sup>; १०, ४;  
६; १६, ८; श. १, ५, २, ३; ६, ३,  
१२; ८, १, ४०; २, १, ३, १<sup>३</sup>; २<sup>३</sup>; ४,  
९<sup>३</sup>; ३, १, १९; ३, ६; ४, २, २;  
६; ९; १३; १७; १९; २१; २२;  
२४<sup>३</sup>; ६, १, १; ४; ६; ७<sup>३</sup>; ८; १०;  
११<sup>३</sup>; १४; १६; १९-२१; २६;  
३२<sup>३</sup>; ४०; ४२<sup>३</sup>; ३, ६, २, २५; २६;  
४, ४, २, ३; ५, ५, ४, २८; ६, १, २,  
२६; ७, १, १, ४<sup>३</sup>; ८, ४, ३, ७<sup>३</sup>;

२,४,३, ८; १०,५,२,२०; १२,  
 ६,१,३,३; ८,१,८; १९; ९,२,२;  
 १३, ४,३,६; ५,४, ५; ८, १, ६;  
 १४; २०; ३,२; ८; ४,१२; १४,१,  
 ३,२४; ३१; २, २,११; १४; १५;  
 ३५; ४,३,१३; ६,८,९; ८,९,१;  
 का. १, १,३,१; ३; ४, ८; ३,१,  
 १२; ३,२; ६; ९; ११; ३,१४; १६;  
 १७; १८; २०; ६,१,१; ३; ५; ६;  
 ७; ६,१; ८; ११; १३; १४; १६;  
 २१; २७; २८; तै. १,२,१,१६;  
 ३,१०,१; ४; ५; ६; ७; ४,९,१;  
 ४; १०, ८; ६; ८,२; ३; ५; ७; ९,  
 १; ४; ५; ६; ७; ९; ८, ६, ६; २,१,  
 १,१; २; ३, ८, २; ३; ६, ३, २; ३; ४;  
 १६, १; २; ३, १, १, ६; ७; ४, ८;  
 ३, ६, ४; ६, ११, १; ७, ४, १०; १४,  
 ४; तैआ. १, २३, ७; ४, १, १; ५,  
 ८, ८; ६, ६, २; ७, १; ३; ८, १; १०,  
 २१, १; तां. ६, ९, १९; ८, ७, ७;  
 ९, ८, ५; १३, ३, २४; जै. ४७;  
 १४७; जैड. १, ५, १, २; ६, २, ७;  
 १३, २, १; २, ३, १, २; मं. २, ३,  
 ७; सा. १, १, ८; घ. १, ७; ४, ४;  
 गो. १, २, २२; ४, १७; ५, २१; २,  
 १, २४; २५; ६, १५; -तरम् ए.  
 ४, ७; ५, १४; २४; ७, १५; ८,  
 २०; ऐआ. २, १, ७; शां.  
 ५, ३; ६, १, २; २५, १०; शांआ.  
 ३, १; २, २; सा. २, १, ४, २९; २,  
 ४, ११; १६; ४, २, १६; २३; ६, १,  
 ३४; ४१; ५, ४, २, ९; ६, १, २,  
 १३; २१; २४; ७, १, २, २; ३; ११;  
 ८, १, ३, ५; १०, २, ३, ७; १८;  
 ११, १, ६, १७; ५, ५, ३;  
 ७; ६, १, १; १२, २, ३,  
 ४; ५, २, ८; ८, १, २१; १४,  
 ८, १३, २; ९, १, ४; ५; का.  
 १, १, ४, २६; २, ४, १२; ३, ३, १४;  
 १९; ६, १, २३; २७; तै. १, ४, १०,  
 ८; २, ३, १०, १; ६, ३, ५; ८, ५, ३;

३, ५, ७, २; ७, १२, ४; ९, २२, १;  
 ११, ८, ४; तैआ. २, ६, २; ६, ६,  
 १; २, १, १-२, १; ३, १; ४, १; ५, १;  
 १०, ६३, १; तां. २१, १०, ११;  
 जै. २६; १३१; १४३; १६१; १७६;  
 १८६; २०४; सा. १, ५, ९; सं.  
 ३; घ. ४, ६; गो. १, ४, १७; २,  
 १, २१; -तरा ए. ५, १९; शां. २, ३,  
 ८; २६, १३; सा. ८, ६, ३, २२;  
 तै. २, ८, ४, ७; -तरि ए. ५, १४;  
 सा. १, ५, ३, २; ९, २, ३४; ४, २,  
 ४, ११; ८, ४, १, ४; १४, ८, २,  
 १; का. १, ६, ४, २; तां. १६,  
 ४, ३; -तरौ सा. ५, ५, ४, २६;  
 १२, ७, ३, २१; तै. १, ४, २, १; ३,  
 ७, १२, ४; -ता ए. २, ६; ३८;  
 ३, ३१; ५, १४; ६, १२; ३३; ७,  
 १३; १८; ऐआ. २, १, ८; ३, १,  
 ६; शां. २६, ९; ३०, ५; शांआ. ४,  
 १५; ७, १६; सा. १, ४, २, ४; ५, १,  
 १०; १६; ६, २, ४; ३, ९; ७, ४, ४; ८,  
 १, ४१; २, ३, ३, ५; ६; ४, ३०; ५,  
 १, १८; ३, २, १, १२; ४, २०; ७, १,  
 २०; ४, ५; ४, १, ५, ३; ९; ४, २, १४;  
 ५, ४, २, ९; ६, १, २, २६; २७; २,  
 १, १; ५, ३, ५; ८, २, १, ६;  
 ४, १, ४; ६, २, २; १०, ३, ४, १; ११,  
 १, ६, १९; ६, १, ३-७; १२, २, १,  
 ९; २, २, १३; ३, ४; ४, ३, १; ८,  
 १, २१; १३, १, ६, १; २, ९, ७; ५,  
 २, ५; १४, १, ४, ३; १५; ४, ३,  
 १; २; १४; ६, १०, ४; ७; १०; १३;  
 १६; १९; ७, १, २२; ९, ३, १२;  
 का. १, २, ४, ९; ४, १, २२; ३, १५;  
 तै. १, २, १, ११; ३, १०, २; ६, ३,  
 १; २, ४, ४, २; ७, १६, ३; ८, १, ३;  
 ८, ९; ३, ६, ६, १; १०, २; ७, ५,  
 ४; ६, १५; २२; १२, ४; ८, ९, १;  
 ९, ७, ४; ११, ९, ५; १२, १, १; ३,  
 १; ९, ७; तैआ. १, ११, १; ११, ५;  
 १३, २; २, ६, २; ४, ७, ४;

१०, ५; ३६, १; ५, ६, ८; ९; ८,  
 १२; ६, ५, ३; ७, ३, ३; १०, १, ४;  
 १०, २; ४९, १; तां. १, ५, ६; ७,  
 ९, १; ४; १०, ३, २; १३, २, ४;  
 जै. १५१; १६९; १८१; १८६;  
 १८७; १९०; १९८; २०५;  
 मं. २, २, ९; ७, ३; जैड. १, १३,  
 २, ४; ६; ३, २, ३, १०; ५, १; ४;  
 १२; ४, १, ७; ६. १, २३; गो.  
 १, २, २, २; ४, १७; २४; ५, २;  
 २, १, १६; ३, ६; ९; ५, ९; ६, १३;  
 १५; -आइव सा. २, ३, ४, २०;  
 ५, १, ५, २६; ८, २, १, ६; १३, ८,  
 ४, ९; का. १, ४, १, २२; तै. १, २,  
 १, ११; २, ३, ८, २; ७, ९; तैआ.  
 २, ५, १; मं. २, १, १३; -तु: ए.  
 ७, १३; ऐआ. २, १, ८; ३, १, १;  
 शांआ. ७, २; सा. १, ७, २, २२;  
 २, २, ४, ८; ३, २, १, १८; ७, ४, ५;  
 ८, १, ३, ५; ९, २, ३, १८; ५, १,  
 १२; ११, २, १, १; का. १, २, ४,  
 ७; तै. १, ३, १०, २; ३, ८, ४, १;  
 तैआ. ४, ५, २; जै. १४४; १५१;  
 १८८; जैड. ३, २, ३, ९; वं. २;  
 ३; -तृभि: ए. ३, ३, २; ७, ३४;  
 सा. ३, ५, २, ६; ७, १, १, ४; तै.  
 २, ६, १६, १; २, ८, २; तैआ. १,  
 २०, १; ५, ७, ८; ६, ४, २; ९, १; तां.  
 १, ५, ९; -तृभ्य: ए. ३, १५;  
 ३२; ३७; ५, २९; शां. २, ९;  
 ५, ७; सा. १, ४, ५, १; ७,  
 २, १; ४; २, ४, २, ७; ११; १४;  
 ६, १, ४; ५; ६; २६; २८; २९; ३६;  
 ३, ३, १, ४; ४, १, १२; २, ३; ५,  
 ६, ३; १२, ६, १, ३; ३; ८, १, ७; १३,  
 ८, १, ९; ४, १२; १४, २, २, २८; ३५;  
 ४, २, २; का. १, ३, ३, ७; १०;  
 १२; ६, १, ३; ४; ५; १७-१९; तै.  
 १, ३, १०, २; ७; ९; १०; ४, ९, १;  
 ४; ६, ८, ३; ९, १; २, ६, ३, २; ४, ४;  
 ३, १, ४, ८; ३, ६, ४; ७, ४, ५; १०;



१४,४<sup>२</sup>; तैआ. २, १०, १; ४, १०,  
 ३; ५, ८, ६, १, १; ४<sup>२</sup>; ४, २; ७, २;  
 १०, २, १; ३, १; ४, १; ६, १; तां.  
 १, ९, १२; सा. ३, ३, ५; मं. १,  
 २, ५; २, ३, १७; १८; जैठ. १, ३,  
 २, २; गो. १, ३, ११; १२; २, १,  
 २५; २, १३; -तृषु श. २, १, ३,  
 ३; ३, १, १९; ६, १, २३<sup>२</sup>; ४४; ३,  
 ६, २, २५; का. १, १, ३, २; ३; ३,  
 १, १२; ६, १, ९; १५<sup>२</sup>; २९; जैठ.  
 २, ३, १, ७<sup>२</sup>; गो. २, १, २४; -तृणाम्  
 ऐ. १, ३; ३, ३१; ७, ५; ३४;  
 श. १, २, ५, १७; ८, १, ४०; २, ४,  
 २, ८; १०; १४; १७; १८; ६, १, ९;  
 ३०; ३९; ३, १, १, २; ७; २, १८;  
 ६, ४, १२; ५, ५, ४, २८<sup>२</sup>; ९, ३, ४,  
 ११; ११, ३, ३, ७; १२, ५, १,  
 ६; ८, १, २१<sup>२</sup>; ९, ३, १२; १३, ८, १,  
 १; ३<sup>२</sup>; ४; १५; १४, ४, २, २९; ७,  
 १, ३३; ३४; ९, १, ४; का. १, ३, ३,  
 ८; ९<sup>२</sup>; १४; १५; ६, १, ७; ११; २०;  
 २६; २, २, ३, १६; तै. १, ३, १०, ३;  
 ७; ८; ४, २, ३; ५, १, २; ६, ८, २; ४<sup>२</sup>;  
 ५<sup>२</sup>; ७<sup>२</sup>; ९, १; ५; ६; ८, ६, ६; २, १,  
 ४, ७; ३, ८, २<sup>२</sup>; ४, ३, १; ६, ३, ५;  
 १६, २; ३, १, ५, १४<sup>२</sup>; ३, ६, ४; ६,  
 ९, १; ७, ४, ५; तैआ. १, २७, ६;  
 ४, ८, ४; ५, ७, ८; ८, ४; ६, ९, १;  
 ८, ८, २<sup>२</sup>; १०, ६३, १; ६४, १; जै.  
 ११७; २०९; घ. ३, १<sup>२</sup>; ४, १;  
 ४; गो. २, १, २४<sup>२</sup>; -तृन् ऐ. ३,  
 ३७<sup>२</sup>; ७, ५; ९; ३४; शां. २, २;  
 ३, ७; ५, ६<sup>२</sup>; ७<sup>२</sup>; १६, १; ५; श. २,  
 १, ३, ३; ६, १, ३; १५; २२<sup>२</sup>; २६;  
 २७-२९; ३६; ४, ५, ७, ८; ५, ५,  
 ४, २८; ६, ३, १, २४; ११, ५, ३, ७;  
 १०; ६, ४-८; १२, ८, १, ६; ७; १९;  
 २१; ९, ३, १२; १५; १४, १, ३, २४;  
 ३१; २, २, ११; १४; ३५; का. १,

१, ३, २; ३<sup>२</sup>; ३, ३, २०; ६, १, २; ११;  
 १४; १५<sup>२</sup>; १६-१९; २४; २७; २८;  
 तै. १, ३, १०, १; ४; ५; ७; ६, ८, ५;  
 ९, ५; ६; ८; ८, ६, ६<sup>२</sup>; २, ३, ८, ३; ६,  
 १६, १; ३, १२, ५, ३; तैआ. २,  
 १०, १<sup>२</sup>; ४, ९, ३; १, ८, ४; ६, १, २;  
 ३, १; ७, २; तां. १, ९, १२; ६, ९,  
 १५; १२, १, ४; १३, ३, २४<sup>२</sup>; जै.  
 ११८<sup>२</sup>; जैठ. २, ३, १, ११; २, ३;  
 ९; सा. १, ४, २०; ३, ७, ४; मं.  
 २, ३, १५; घ. १, ५<sup>२</sup>; गो. १, २, ४;  
 ३, १२; २, १, २४<sup>२</sup>; २५; २, १३;  
 ४, ५; -त्रा शां. ३०, ५; शांआ.  
 ३, २; श. १, ५, १, १६; १३, १, ६,  
 १; ४, २, १५; १४, ९, १, १; तै. ३,  
 ८, ९, १; १७, १; -त्रे ऐ १, १९;  
 ३०; ४, ११; ऐआ. ५, ३, ३; शां.  
 ९, ५; शांआ. १, १; श. २, ४, २,  
 १९<sup>२</sup>; ६, १, ३६; ७, ३, २, १४; १४,  
 २, २, १४; का. १, ३, ३, १६; ६, १,  
 २४; तै. १, २, १, २०; २, ५, ८, ७;  
 ७, १५, १<sup>२</sup>; ८, २, ८; ३, ७, ७, १०;  
 तैआ. ६, १, ४; जै. १८०; -त्रो:  
 तै. २, ८, ४, ८.  
 पितृ-मातृ-तरा श. ५, १, ५,  
 २६.  
 पिता-पुत्र-त्रौ श. १३, २४, ४; तै.  
 ३, ९, १, २; ४; जै. ५८<sup>२</sup>; १६८<sup>२</sup>.  
 पितापुत्रीय-म् शांआ. ४, १५.  
 ?पिता-मव-य: गो. २, ४, १२<sup>२</sup>.  
 पिता-मह-ह: जै. १८१; गो. २,  
 १, १६<sup>२</sup>; -हम् श. २, ४, २, १६;  
 २३; ६, १, ३४; ४१; ६, १, २, १३;  
 का. १, ३, ३, १४; १९; ६, १, २, ३;  
 २७; तैआ. ६, ६, १; घ. ४, ६; -हा:  
 श. १४, ९, १, ११; तै. २, ६, ३,  
 ३<sup>२</sup>; ३, ७, ४, १०; जै. १४७<sup>२</sup>;  
 -हान् श. ५, ४, ५, ४<sup>२</sup>; १२, ८,  
 १, ६; ७; -हानाम् जै. १८१<sup>२</sup>;

-हाय श. २, ४, २, १९; ६, १,  
 ३६; का. १, ३, ३, १६; ६, १, २४;  
 -हेम्य: श. १२, ८, १, ७; तै. २,  
 ६, ३, २.  
 पितामह-लोक-के श. १२,  
 ८, १, ७.  
 ?पितायच्छन्ता: गो. २, ६, १३.  
 पितृ-कर्मन्-र्म शां. ५, ७.  
 पितृ-किलिबन्-पात् श. १२, ९,  
 २, २.  
 पितृ-कृत-तस्य तां. १, ६, १०.  
 पितृ-तसु(ः) द्वै. १, २४; २६.  
 पितृ-तृ-म् तै. २, ३, ८, २<sup>२</sup>.  
 पितृ-देव-त्र: तैआ. ७, ११, २.  
 पितृ-देवत्व्य, त्यां-स्य: श. १, १,  
 १, ९; २, ४, २, १२; ३, २, ३, १७;  
 ६, १, १३; ७, १, ६; ४, २, २; ५,  
 २, १, ७; ११, १, ७, १; २; का. १,  
 ३, ३, १०; २, १, १, ७; -स्य: ३३  
 शां. १०, ४; ६; -त्यम् ऐ. १, ४;  
 शां. १०, ६; श. ३, ६, १, १४; ७;  
 १, ७; ८, १, १५; १२, ५, १, ७-११;  
 १२<sup>२</sup>; तै. १, ६, ८, ४; २, १, ३, ४;  
 ३, २, ३, ११; -त्या श. २, ४, २,  
 २४; ६, १, ४, २; ३, २, १, १३; ३, १,  
 १४; का. १, ३, ३, २०; ६, १,  
 २८; तै. १, ६, ९, ३; ३, २, ९,  
 १०.  
 पितृ-पितामह-हा: गो. १, ३,  
 १९.  
 पितृ-पिशाच-चान् ता. २,  
 ५, ६.  
 पितृ-पीत-न्ताय तै. १, ३, १०, २.  
 पितृ-मव-मते श. २, ४, २, १३; ६,  
 १, ४; २६; १४, २, २, ११<sup>२</sup>; का. १,  
 ३, ३, ११; ६, १, ३; १७; तै. १, ६,  
 ८, २; तैआ. ४, ९, २; ५, ७, ११;  
 मं. २, ३, १; -मन्तन् शां. ५, ६;  
 श. ४, ३, ४, १९; तै. १, ६, ९, ५;

† मुपा. स्वराभावो विचारार्हः । ष पा. ६, ३, ३३ द्र. । ‡ 'पितामहः' इति प्रसन्नतर्क इव भाति G. ।

§ 'पित्रा यत् शप्ता' इति प्रसन्नमिव तर्कयति G. । 'वृ' इति W. मुपा. स्वरः प्रामादिकः ।

गो. २, १, २४; -मात् शं. ४, ३,  
४, १९; १४, ६, १०, २; ५, ८; ११;  
१४; १७; तै. १, ६, ८, २; ९, ५; ३,  
१२, ९, ७; तैआ. ५, ७, ११.

पितृमती- स्या ऐ. ३, ३३.

पितृ-मातृ-गुरु-शुश्रूषा-ध्यान-वत्-  
-वान् सं. ४.

पितृ-मेघ- -घे गो. १, ५, २२.

पितृ-यज्ञ- -ज्ञः शां. ५, ७; शं. २,  
६, १, १; २३; ११, ५, २, ५; ६, १;  
१२, ३, ५, ५; का. १, ६, १, १;  
तैआ. २, १०, १; जै. १२०; गो.  
१, ३, २२, ५, ९; २३; २, १, २५;  
-ज्ञम् ऐ. ३, ३७; शं. ११, ५,  
६, २; -ज्ञस्य ऐ. ३, ३७; तै. १,  
४, १०, ८; -ज्ञाय शं. २, ५, ३,  
१६; का. १, ५, २, १६; -ज्ञै तै.  
२, २, ८, ३; -ज्ञेन शां. ५, ६; शं.  
२, ६, १, १; का. १, ६, १, १; २५;  
२६; तै. १, ४, १०, २; ८; ६, ८,  
१; २; गो. १, ३, २१; २, १, २४;  
२५; -ज्ञेनऽइव शं. २, ४, २;  
११; ६, १, ३७; ३९; -ज्ञेषु ष,  
४, ७.

पितृयज्ञ-त्व- -म् तै. १, ४, १०, ८.  
पितृ-या(न→)ण- -णः शं. १, ९,  
३, २; -णम्, -णस्य शं. १४, ९,  
१, ३; -णाः तै. ३, ७, ९, ८;  
तैआ. २, १५, १.

?पितृय- -यात् तैआ. २, ६, २.

पितृ-राज- -जः जैठ. ४, ५, १, २.

पितृ-लोक- -कः शां. ५, ७; १६, ५,  
८; शं. १२, ७, ३, ७; ८, ३, ६;  
१३, ८, १, ७; १४, ४, ३, २४; ६;  
१, १०; तै. १, ६, ८, ६; गो. २, १,  
२५; -कम् शां. २०, १; शं. ३,  
७, १, २५; ५, २, १, ७; १२, ७, ३,  
७; ८, १, १८; १९; ९, ३, १५; १३.

८, १, ५; १४, ६, १, १०; ९, १, १९;  
तै. १, ६, ३, ७; २; १, ८, १; ३, ८,  
१८, ४; तैआ. ६, १, २; १२, १;  
तां. ५, ४, ११; जै. ४७; -कस्य  
शं. १३, ८, १, ५; -कात् शां. ५,  
७; १६, ५; ८; शं. १३, ८, ४, ६; ७;  
१४, ९, १, १९; गो. २, १, २५;  
-के शं. १२, ८, १, ७; ९, ३. १५;  
१३, ८, १, ७; तै. १, ३, १०, १०;  
३, १, ४, ८; जैठ. २, ३, १, ११;  
२, ३; ९; गो. २, २, १.

पितृ-वध- -धेन शांआ. ५, १.

पितृव्य- -म् जै. २०१; सा. १,  
५, ८.

पितृ-श्रवण- -म् तै. २, ८,  
३, १७.

पितृ-पु(←स)दन- -नम् शं. ३, ६,  
१, १४; ७, १, ७; -नाः शं. ३, ६,  
१, १३; ७, १, ६.

पितृ-ह्य- -यम् शं. २, १, ३, २; का.  
१, १, ३, १; -ये शं. २, १, ३, २;  
का. १, १, ३, १.

पितृ-व्या- -व्यम् शं. १३, ८, १,  
१५; १९; २, २; ४; ९; ३, १; ६; १०;  
१४, ७, २, ५; तैआ. २, ६, २; गो.  
१, २, २३; -व्या गो. २, २, ६; -व्याः  
ऐ. ३, ३७; -व्याणाम् सा.  
१, ४, २०; -व्यात् ऐ. ७, २३;  
-व्याम् ऐ. ३, ३७.

पितृ-वत्- -वत्तः शांआ. ३, २.  
?पितृपवीत- -म् गो. १, ३,  
११; १२.

पितृ- -म् शं. २, १, २, २७; १२,  
९, १, ३; तै. २, ६, ४, ३.

पितृकावस- -सः शं. २, ६, २, १७;  
का. १, ६, २, ८.

पितृ-पिन्वते ऐ. ८, २६; शं. ४,  
५, ७, ५; ६, ४, १, ८; ७, ४, १, ९;

१४, २, १, १०; २, २, २८; ३, १,  
२२; २, २३; २४; २६; २९;  
३०; पिन्वते शं. १४, १, २, ७;  
२, २, २८; तै. २, ४, ६, ४; तैआ.  
३, ११, ७; ५, ७, ४; ८, ४; ६, ६,  
२; जैठ. १, २, २, ५; पिन्वति  
ऐआ. ५, ३, २; शं. १४, २, २,  
२८; पिन्वते शं. १४, ३, २, २७;  
पिन्वन्ते शं. १४, ३, २, २२; २५;  
२८; पिन्वन्ति ऐ. ३, १८; ४,  
२९; ३१; १, १; ४; ६; १२; १६; १८;  
२०; ऐआ. १, २, १; शां. १५,  
३; पिन्वथ तै. २, ८, ६, ६;  
पिन्वस्व शं. १४, २, १, ११-  
१३; २, २, २७; तै. ३, ७, ६, ६;  
पिन्वस्व तै. ३, ७, ५, ७; तैआ.  
४, ८, ३; ५, ७, ४; पिन्व शं. ८,  
२, ३, ६; तै. ३, ७, ५, ९.  
पिन्वयति शं. १४, २, १, ११;  
तैआ. ५, ८, ५; पिन्वयन्ति शं.  
४, ५, ७, ४.

पिन्वत्- -न्वत् तै. २, ८, २, १;  
-न्वत् तै. २, ८, ८, १०.

पिन्वन- -ने शं. १४, १, २, १७; १९;  
-२१; २४; २५; ३, १; २, १, ११; ३,  
१, २२.

पिन्वन्त्यपीचा- -यया शां. २७,  
२; -या शां. १५, ३.

पिन्वमान,ना- -नः शांआ. ११, १;  
तै. ३, १०, १, ४; ९; १५; तैआ. ५,  
८, ४; -नम् शं. ६, ४, १, ८; ७, ४,  
१, ९; १४, २, २, २७; तै. ३, १०,  
९, १५; -ना शं. ७, २, २, १०;  
तै. २, ६, ४, ३; तैआ. १०, ४२, १;  
-नाः शां. २६, १४; शांआ. १२,  
३; तै. २, ७, १६, ३; ३, ७, ४, १५;  
-नायै तै. ३, १, ४, ४; -ने तैआ.  
६, ६, १.

†=पितृयात् तु. =अ. ६, १२०, २ । यद् भा. सा. क्यजन्तस्य शतृ रूपमाह तुस्तत्र विचारसहम् । †'पितुः । ध्रवणम्' इति मुपा. अशुद्धः । तु. =क्र. १, ९१, २०; य. ३४, २१ । †'तु(तृडउ-)' इति पाठः साधीयान् स्यात् ऽ पिन्वत्याय' इति मुपा. अशुद्धः । 'पिन्वत् यथ' इति साधीयान् । अथ च मुपा. स्वराम्बो विमृश्यः †'पिन्वन्तिऽअपः' इत्येताभ्यां प्रारब्धा ऋक् ।

पिन्वित- -तः श. १४, ३, २, २२-  
३०.  
पिपासत्(√पा)- -ते ऐ. ६, ८; गो.  
२, ६, ५.  
पिपासन्ती- -न्तीः गो. २, ५,  
१०.  
पिपासा- -सया ऐ. २, १९; सा. २,  
३, ७; -सा ऐ. २, १९; श. १०,  
२, ६, १९; १२, २, ३, १२; तैआ.  
४, २२, १; -सायै तै. ३, ४,  
१६, १.  
पिपील- -लः तैआ. ६, ४, २.  
पिपीलिका- -का दै. ३, ९; -काः  
तां. ५, ६, १०; -काम्यः ऐआ.  
१, ३, ८; २, १, ६; श. १४, ४, २,  
९; २९.  
पिपीलिका-म(ध्य→)ध्या- -ध्याः  
दै. ३, १०; -ध्यासु तां. १५,  
११, ८.  
पिपीषत्(√पा)- -ते शां. २३, २;  
२८, ७; तै. ३, ७, १०, ६.  
पिप्पल- -म् श. ३, ७, १, १२<sup>३</sup>; १४,  
७, १, ४१.  
पिप्पलि- -लि आ. जैआ. १, ५१७.  
पिप्युषी(←पिपीवस्)- -म् ऐ. १, २२  
पिबत्(√पा)- -बन् ऐआ. २, १, ४<sup>५</sup>;  
तै. १, २, १, ११; तां. २१, ३, ४;  
-बता गो. २, २, १७.  
पिबन्ती- -न्तीः तै. २, ८, १२.  
पिव-वत्- -वत् ऐ. ३, २९; ४, २९<sup>३</sup>;  
५, ४; १६; -वान् ऐ. ४, २९; ५,  
१६.  
पिबद्मा(न→)ना- -नाडइव श. १,  
८, १, ७.  
पिलिपिला- -ला श. १३, २, ६,  
१६<sup>३</sup>; तै. ३, ९, ५, ३<sup>३</sup>.  
√पिश, पिशत् श. १४, ९, ४, २०; सं.  
१, ४, ६; अपिनट् तै. ३, १२, ९,  
५; अपिषात् तै. ३, ६, ३, ४.  
पिशव्- -शान् तै. ३, १, १, १०.  
पिशङ्ग- -ङ्गम् दै. २, २; -ङ्गाः तै. ३,

९, ९, ३.  
पिशङ्गी- -ङ्गी तां. २१, १४, ८.  
पिशङ्ग-रूप- -पः तै. २, ८, ७, ४.  
पिशङ्गा-सदृश- -शम् ऐआ. ५,  
२, १.  
पिशङ्गि(ल→)ला- -ला श. १३,  
२, ६, १७; ५, २, १८<sup>३</sup>; तै. ३, ९, ५,  
३<sup>३</sup>; -ले श. १३, २, ६, १७.  
पिशाच- -चः शांआ. १२, ५; -चाः  
तैआ. १, २३, ७; जै. ४७; -चान्  
जै. ४७; सा. ३, ७, ३; -चेभ्यः  
तै. ३, ४, ५, १; १६, १.  
पिशाची- -ची जै. १८०.  
पिशाच-वेद- -दम्, -दात् गो.  
१, १, १०.  
पिशित- -म् ऐ. २, ११.  
पिशुन- -म् तै. ३, ४, ७, १.  
पिशूल- -ले श. २, ५, ३, ६; का. १,  
५, २, ५.  
√पिष्, पिष्ति श. १, २, १, २०; का.  
२, १, ४, १९; पिन्ति श. १, २, १,  
१९; २१; का. २, १, ४, १८;  
पिष्न्ति श. १, २, १, २१; २, ६,  
१, ५; का. १, ६, १, ४; २, २, १, ४;  
पिष्न्ति श. १, २, २, ४; पिष् तै. ३,  
२, ६, ४; पिष््यन्ते का. २, १, ४, १९.  
पिष्त्- -पन्तः श. १, २, २, ११; का.  
२, २, १, ८.  
पिष्ट, ष्टा- -ष्टम् ऐ. २, ९; श. १,  
१, ४, ३; ६, ५, १, ६; -ष्टाः श.  
१, २, २, २; का. २, २, १, २;  
-ष्टानाम् का. २, १, ३, ८; -ष्टानि  
श. १, २, १, २; २१; २, ३, ८; ५,  
२, ३, २; का. २, १, ४, १; १९; २,  
१, २१; -ष्टाभिः श. १, २, २, २;  
का. २, २, १, २.  
पिष्ट-त(म→)मा- -मया तै. ३,  
६, ११, ३; १२, १.  
पिष्ट-भाजन- -नः गो. २, १, २.  
पिष्ट-म(य→)यी- -म् सा. २,  
५, ४; ३, ६, ११.

पिष्ट-स्वेद- -म् सा. २, ५, ४; ३,  
६, ११.  
पिष्ट्वा श. ६, ६, ४, ९<sup>३</sup>; ७, ५, १,  
२८; १४, ३, २, २१; ९, ३, २२.  
पिष््यमाण- -गानाम् श. ५, २, ३, २;  
का. २, १, ३, ८.  
√पिस्, पिस्वति श. १, ७, ३, १८;  
पिस्वति श. ९, ५, १, १७; पिपिसुः  
श. ९, ५, १, १७.  
पि-हि(त→)ता(←अपि√धा)- -ता  
शांआ. ८, ९<sup>३</sup>.  
पि-हिति- -स्यै तां. १८, ५, ४; ६; ८;  
९; १०; ११.  
पीठ-सर्पिन्- -र्पिणम् तै. ३, ४, १७, १.  
√पीड्, ल्, पीडयानि जैउ. १, २, १, ३;  
अपीडयत् जैउ. १, २, १, ४; गो.  
१, २, २१; अपीळयन् जैउ. ३, ४,  
५, २.  
पीळयत्- -यन् जैउ. १, २, १, ४;  
-यन्तः जैउ. ३, ४, ५, ३.  
पीळयितुम् जैउ. १, २, १, ४; ३, ४,  
५, ३.  
पीळयित्वा जैउ. १, २, १, ६.  
पीळित- -म् जै. ४८; -तेन सा. ३,  
६, १०.  
पीत्, ता(√पा)- -तः ऐ. ५, ३३; गो.  
२, ३, ६; -तःइव तैआ. १, ३, ४;  
-तस्य शांआ. ६, १९; तैआ. ४,  
२१, १; -ता तैआ. १०, ११, २;  
-ताः श. ३, २, २, १९<sup>३</sup>; ६, १, ७.  
पीतका(←कडअ-)र्विष्- -र्विः तैआ.  
१, ९, १.  
पीत-स्व- -म् प. ४, १.  
पीत-वत्- -वत् ऐ. ४, ४; ६, १०; गो.  
२, २, २०<sup>३</sup>; -वान् शां. १५, २.  
पीतवती- -तीः ऐ. ६, ९; ११;  
१२; -तीभिः गो. २, ३, १६; ४,  
४; १८; -स्यः ऐ. ४, ६; शां.  
१७, ९; ३०, १; गो. २, ५, ५.  
पीता(←तडअ-)पीत- -तस्य तां. ९,  
९, ८.

पीतापीति- तौ तां. ९,९,८.  
 पीति- तये ऐ. ८, २०; तै. १, २,  
 १,१; २,४,३,१३; ५,८,५; तैआ.  
 ४,४,४; तां. ४,६,१०.  
 पीती- ती तै. ३,१०,१,२.  
 पीत्वा ऐ. २,२०; ८,८; २०; शा. १,  
 ३,१,२,५; ६,३,४; ७,१,१८; २,३,  
 १,१०; १६; ६,३,७; ३,७,४,४;  
 ५,५,४,५; १२,७,३,२०; १३,८,  
 ४,९; का. १,३,१,५,९; ६,३; तै.  
 १,२,१,१,१; ३,२,४; तैआ. २,५,  
 १; सा. १,५,१,५.  
 पीत्वी शा. ४,५,४,१०.  
 पीपिवसु(√प्यै)- वांसम् ऐ. १,२१.  
 पीपिहि√प्यै द्र.  
 पीतु-दारु- रु शा. ३,५,२,१,५; तां.  
 २,४,१३,५; रु: शा. १३,४,४,७.  
 पीयूष- पम् तां. १६,११,८; -पस्य  
 तै. २,४,८,२.  
 ?पीरुस्तच्छमा जै. २०४.  
 √पीळ् √पीङ् द्र.  
 पीव(र→री)(√प्यै)- म् ऐआ. ५,  
 २,२; शा. ७,२,२,१,१.  
 पीवस्- व: तां. ४,९,२,१; -व: इव  
 ऐ. २,३; -वसा तैआ ६, १,४.  
 पीवसु- सा शां. १८, १३; तै.  
 २,८,६,६; -साम् तै. २,८,२,१.  
 पीविष्ट- ष्टा: शा. २,१,१,७; का.  
 १,१,१,५.  
 पीवो(-सुअन्न)न्न- न्नाम् ऐ. ५,  
 १८; तै. २,८,१,१.  
 पीवो(-सुअरु)-रूप- पा: ऐ. २,३.  
 पीवोपवसन- नानाम् तै. ३, ६,  
 ११,२.  
 पुंवत्सा- पुंवचली- ल- पुंस- द्र.  
 पुंस- सु: ऐ. १,१; ऐआ. १, ४, २;  
 शांआ. २,४; शा. १, ९,२, १२;  
 ३,५,३,१६; ९,४,१,६; १३,२,  
 २,४; तै. ३,१२,६,१; तैआ. १,  
 ११,४; तां. ४,२,१८; जै. १४७;

१६८; सा. २,५,१; ६, १३; मं.  
 १, १, ३; गो. १, १, २५; -सा  
 शांआ. ३,२; शा. ३, २,१, १९;  
 २०; १४,९,३,१; -सि शांआ. ३,  
 २; तै. २,४,६,६; -सु शा. ३,२,  
 ४,७; ४,४,२, १४; -से शा. ९,  
 ४,१,६; १४,९,४, १९; तै. ३,  
 ७,१,९; -मांस: शा. ३, ३, ४,  
 ७; ४,५,२,१०; १०,१,१,८; गो.  
 १, ३, ७; ९; -मांसम् ऐ. ६,३;  
 ऐआ. २,३,८; शा. १,१,१, २०;  
 २,५,२,१७; ३,२,१, २१; २२;  
 ४,४,२,१६; ९,४,१,६; का. १,  
 ५,१,१४; २,१,१, १४; तै. १,२,  
 १,१९; ३,३,१,१; मं. १, ४,९;  
 सा. २,२,१; -मांसौ शा. १०,१,  
 १,८; मं. १,४,८; -मान् ऐ. २,  
 ३,५; शां. १४,२; २८,९; शा. १,  
 ३,१,९; २,५, २,३६; ४, ५,२,  
 १०; ५,१,२, १,४; ४,१,२; ५,४,  
 ३,५; १०, ५,१, ३; १२, ७,२,  
 १२; का. १, ५,१, ३२; २,२,४,  
 ६; तै. १,३,३,४; ८, ५,४; २,४,  
 ६,६; ३,३,४; ८, १३,३; तैआ.  
 १,११, ४; १२, १; जै. १११;  
 जै. १,१६,१,८; १७,१,३; २,  
 २; १८,२,२; ४,११,१, ११; प. १,  
 २; मं. १,४,८; ९; ५,७; -मांसम्  
 प. १,२.  
 पुंवत्सा- त्सा शा. ११, ३,  
 २,१.  
 पुंश्रली- लीम् तां. ८, १, १०;  
 -ल्या: शां. २७,१.  
 पुंश्रल- लम् तै. ३, ४,१,१; १५,  
 १; जै. १६५; -त्वाम् तै. ३,८,  
 ४,२.  
 पुंस्कृत्य शा. ४,५,२,१०.  
 पुंज्ञामन्- मानि शा. १०, ५,  
 १,२.  
 पुंज्ञात्री- न्य: शा. १०,५,१,२.

पुच्छ- च्छम् ऐआ. १,४,२; २,३,४;  
 ५,१,२; २,२; शां. ५,१; शा. ६,  
 ७,२,६; ७,१,२, १३; ८,२,४,  
 १७; १८; ७,२,१३; ३,५; ९,१,२,  
 २९; ३०; ३९; ३,२,१९; १०, १,  
 २,७; २,२,८; ३,११; ४, ५, २;  
 ५,५,३; ६,५,३; १३,२,३,१; ८,  
 ३,९; ४,६; तै. १, २,६,४; ३,८,  
 २२,२; १०,४,१; ११,७,१; १०,  
 ३; ४; तैआ. ४,१९,१; ८,१,१; २,  
 १; ३, १; ४,१; ५,१; तां. ५, १,  
 १६; १८; २,१; ३; ४,२; १६,११,  
 ११; २०,१६,२-४; २१, १५,२;  
 २२, ५,२; ९; ७,१; ८; आ. २,  
 २३,९; जै. ३, १, ३, २; सा.  
 ३,७, १०; मं. १, ५,७; गो. २,  
 १, १९; -च्छस्य आ. ५, १, २;  
 शा. ७,३,२, १०; ९,३,४, १४;  
 १०, २,१,४; तैआ. २, १९, १;  
 तां. ५, ६, ४; -च्छात् शा. ८, ६,  
 ३,११; १०, २,१, ९; -च्छे शा.  
 १०,२,२,८; ३,११; १४; १३,२,  
 २,९; तै. ३, ८, २३,३; -च्छेन  
 ऐआ. १,४,२; तां. ५, १,१७;  
 ६,२; ७.  
 पुच्छ-काण्ड- म् शा. ४,५,७,५.  
 पुच्छ-सन्धि- न्धिम् शा. ७, ३, १,  
 २२; -घौ शा. ८,६,३,११.  
 पुञ्जिक-स्थला- ला शा. ८,६,१,१६.  
 पुण्डरि-ञ्ज- म् तै. १, ८,  
 २,१.  
 पुण्डरीक- क: तै. ३, १०, १, ४;  
 -कम् शा. ५,४, ५,६-१२; १४,  
 ५,३,१०; तै. १, ८,२, १; तैआ.  
 १०,३; तां. १८,९,६; गो. १,१,  
 ३९; -काणि शा. ५,४,५, १३; १४.  
 पुण्ड- ष्टा: ऐ. ७,१८.  
 पुण्य,ण्या- ण्य: शा. १४, ६, २,  
 १४; ७, २,६; तै. १, ८, ७, २;  
 तैआ. १,३२,३; २,१२,१; ५,७,

७,८,४; तां. ११,५, ११; १८,८, ६; ९,२१; जैड. १,१,४,३; गो. १, २,२; -ण्यम् ऐआ. २,१,७; श. २,२,४,१४; ५,२,८; १४,४,२, २८; ३,२९; ७,१,१७; का. १,२, ४,१०; ५,१,६; तै. १,५,२,१; ३,१,२; ३; ३,१,१,९; २,६:७; ५, ७; २,३,७; ३,१०,२; तैआ. १, २,४: १२,३,४; १९,११,११; जै. १४; आ. १; जैड. १, ३, ४,३; १८,५,१; २, २,१,६; सा. ३,३, ५; घ. २,३; गो. १, २,२; ५; -ण्यस्य तै. ३, ८, २,१; तैआ. १,१०,७; १०,९,१; -ण्या ऐ. २, ४०; श. ३, २,२,१५; घ. २,३; गो. १, २,४; -ण्या: श. ४, ५, ४,१; ८,४,४,८; ११; ५, ४,३; १३,५,४,३; तै. २, १,३,६; तां. ७,८,१५; घ. २, २; ३; -ण्यान् तां. १९,१०,४: ११,८; -ण्यानाम् श. ४, ५,४, १; -ण्यानि तै. १, ५,३,४; -ण्याभि: श. ११, ५, ६,४-८; -ण्याम् ऐ. २, ४०; तै. ३,१,२, ५; ८,१, २; गो. १, १,३८; -ण्याय ऐआ. २, १,७; तै. १, २,१,२०; ३, ७,६, १५; १६; जैड. १, ३, ४, ३; -ण्ये शांआ. ४, ३; तै. ३, ३, १०,२; -ण्येन श. १३, ५,४,३; १४,६, २,१४; ७,१,२,२: २,६; तै. ३,८, २०,१; -ण्येभ्य: ऐआ. २, ५,१; -ण्यौ तै. २,१,२,९.

**पुण्य-कृत्-** -कृत् श. १४,७,२,१२; जै. १०३; जैड. १,१,५,१; -कृत: श. ६, ५,४, ८; तैआ. १,८,५.

**पुण्य-कृत-** -तान् तैआ. १०, १, १४.

**पुण्य-कृ(त्य-)** -त्या-त्यायाम् श. १,६,१,८; -त्यायं जैड. १,९,३,४.

**पुण्य-केश-** -श: जै. १३५.

**पुण्य-गन्धि-** -न्धि: गो. १,२,२.

**पुण्य-जन्मन्-** -न्म तैआ. ५, १,२.

**पुण्य-नामन्-** -म तै. ३,८,१,२.

**पुण्य-पाप-** -पानाम् तैआ. १,८४.

**पुण्य-लक्ष्मीक-** -क: श. ८, ४, ४, ११; ५,४,३.

**पुण्य-लोक-** -क: तां. १२,११,१२; -कै श. ३,६,२,१५.

**पुण्यलोकत्व-** -त्वा श. २, २, ३,६; का. १,२,३,४.

**पुण्य-सम-** -म् गो. २,४,९.

**पुण्याति-** -म् तैआ. ५,११,२.

**पुण्याहन्-** -नी तां. १८,११,८.

**पुण्याह-** -हे श. १४,९,३,१; तै. १,५,२,१; ९:८,१०,२; -हेन श. २,१,२,१९.

**पुत्र-** -न् गो. १,१,२.

**पुत्र-** -०त्र शांआ. ४, ११; ७,१४; श. ११, ४, १,३-७; मं. १, ५, १५; १८; -त्र: ऐ. २,१९; ३,३१; ७,१३; १४; १७: ८,२०: २४; ऐआ. ३, १,१,५; ६; शां. १२, ३,३०,५; शांआ. ३,१: ४,१५; ७, २; १४; १६; १७; श. १, ४,२,४; ५,१,१०; ६,३,१; ९,३, २१; २,३,३,५,६; ४,४१; ३, ३,१,१२: ४,१,२५; ५,२,१,१८; १९; ४,२,८; ९: ३, २०; २१,५, ४,२: ६,१,२,२६; २७; ४,२,३; ५,३,५: ६,२,१४; ७,३,१,३०; ८,६,२,३; ९,१,१,२२; ११,४, १,८; ५,१, ११; ३,८; ६,२, १०; १२, ४,३,१; ५, २, १५; ७,३, २१; ९,२,४; १३,५, ४,४; १४, ४,३,२५; २६; ६,१०,१५; ९,४, १३-१५; १७; २९; का. १, ४,१, ३०; तै. १, २,१,२०; ६,३,१; ७,२,७,४; ५,२,२; ७, ७,१५, १; ३,५,७, ३; ७,७,१०; १२,४: ८,४, १०; ९, २२,२; ११,८,१; ९,५; १२,३,१; तैआ. १, १०,१; ४; ६; १३,२: ४,५,२; ६,१,४; तां.

७,६,६; ९,४; ११,६,५; १२,१, ५; ७,७; १३, १,९; ७,२; ७; १५, १०,६; १२, २; १७,१,१३; जै. ११५; १५१: १५९; १६३; १८६; २०४; जैड. १,१३, २,४; ६; २, २,३,२; ४,१०; ३,२,५, १२: ६, २,३; मं. १,५,१२; २,२, १२; ४, ६; गो. १, १, २; २५; २, ८: १०; ३, ६; ८; १३; ४,१७; २,६, १३; -त्रम् ऐ. २, ७; ७, १३; १४; १५; १७; शांआ. ३, १; ४, १५; श. १,६,३,६; ३,१,१२; ५,२,१,१८; १९: ३,३, १२; ४, २,३; ९; ३,२०; २१; ५,४,७,६, १,२,१३; ५,१, ११; ८,२,३; ७,१,१,४; ८,१,३,५; ९,२, ३,५०; ८, ३,६; ११,१,६, १८; ५,१,३; १३,८,४,९; १४, ४,३, २५; २६; तै. १,२,१,११; ५,९, १; १०,७; २,१,८,३; ८, ९,७; तैआ. २,५,१; ६,२; ६,७,१; तां. ६,६,२; ३; १२,१०,१४; जै. ६१; ८७; १०२: १५१; १६३; १८६; १८७; १९८; जैआ. १, ४४६; मं. १,४,९; गो. १,१, २३; २, १८: ३,२३; -त्रम् इव श. ५, ५, ४, २६; तै. १, ४, २,१; -त्रस्य ऐ. ७,१३; ऐआ. २,१,८; ३,१,१; शांआ. ४,११: १५; ७,२; श. १, ९,३,२१; २,३,४, ४१; ६,१,३, ९; का. १,४, १, ३०; तां. १३, ७,२; १५,१०,६; १२,२; जै. ४४; १५१; गो. १,१, २; -त्रा: ऐ. ७,१८; तै. २,८,२,३; -त्रा: ऐ. ३, ३७; ५,१४; ७,१५; १८; ऐआ. २, १,८; श. ३, १,३, ३; ६,३,१, १७; ८,४,१,४: १२,२,३,४; ५, २,८; १३,४,२, ५; १४, ५,४, ५; ७,३,६; तै. २, ८,२,१; २; ५, ७; तां. ७, ९, १; १८, १, २; जै. १६८; १८६; जैड.

२,२,४,१२;३,३, १०; ४,१, २;  
 मं. २,४,६; गो. १,३,६;४,१७;  
 -त्रागाम् ऐ. ७, १७; श. ६, १,  
 २,१३; १४,५,४,५: ७,३,६; तै.  
 २,३,११,४; तां. १६, ४,४; जै.  
 १४४; जैड. १, १७, ३,२; १६,  
 २,५; गो. २, ३, ९; -त्रात् श.  
 १४,४,२,१९; -त्रान् ऐ. ६,३,३;  
 ७,१०; १७; १८; शां. ३०, ५;  
 श. १२,२,३,४; तैआ. १, २७,  
 ६; तां. ७,९,११; ८,१,४; १३,  
 ४,१७; २४,१८,५; २५,१६,३;  
 जै. १८६; जैड. २, २, ३; १२;  
 सा. २,८,१; ३;४; ३,२,५; ९;  
 मं. १,१,७; १२; २,१९; गो. १,  
 ४,१७; २,६,१३; -त्राय ऐ. ८,  
 २४; श. १, ६,२, ४; २, ३,४,  
 ३०; ३,३,४, २४; ८, २,१, ६;  
 १४,९,४,१९; का. १,४,१, २२;  
 तै. २,४,५,५; ३,७,१,९; तैआ.  
 १,२९,१; मं. २, ४, ६; गो. २,  
 ३,२,३; -त्रास: श. २, ३, ३,६;  
 ४,३,७; ३,१,३,२; का. १, ४,१,  
 २६; तैआ. १, १३,२; तां. २४,  
 १२,६; गो. १, ४, १७; -त्रे ऐ.  
 ७,१३; जै. १०७; -त्रेण ऐ. ७,  
 १३; ऐआ. १, ४, २; ३, १,१;  
 शांआ. ७,२; श. ४, १, ५, ३;  
 १४,४,३,२४; २६; तै. ३, १२,  
 ९,७; तैआ. १, १०, ७; -त्रेभ्यः  
 शं. ६,५,२,२१; तै. ३, ७, ६,  
 २२; -त्रेषु शं. ८, ४,१,४; -त्रैः  
 श. ८,६,३,१९; तै. २, ८,५,३;  
 तैआ. १,१३,३; प. १,६; ४,१;  
 -त्री जै. ४४;६१;१७६.  
 पुत्रक,का- -ोक ऐ. ५,१४; श.  
 ११, ६, १,२; जै. १४३; १५९;  
 २०५; -का जै. २०५; -का:  
 ऐ.६,३,३; शां. ३०,५; तां. १३,  
 ३,२४; गो. २,६,१३.  
 पुत्र-काम,मा- -मा तै. १, १,

९,१: -मा: ऐ. ७,१८.  
 पुत्र-कथ- थेषु ऐ. १, ९.  
 पुत्र-ता- -म् ऐ. ७,१७.  
 पुत्र-त्व- -त्वम् गो. १, १, २;  
 -त्वाय तैआ. १, २१,१.  
 पुत्र-नष्ट- -सार: ऐ. ३,४८.  
 पुत्रे-नामन्- -मा शांआ.४,११;  
 श. १४,९,४,२६.  
 पुत्र-पशु- -शुभिः गो.१,१,१३;  
 १४;३, २;३; -शून् श. १४, ९,  
 ४,११; -शूनाम् गो. १,१, १३;  
 १४;३,२;३.  
 पुत्र-पौत्रक- -कान् तैआ.१,२७,६.  
 पुत्र-मय- -य: श.१४,६,९,१८.  
 पुत्र-व(त्→)ती- -ती श.१४,१,  
 ३,२०; तैआ. ४,५,३.  
 पुत्रवत्- -त्वाय तैआ. १, १,  
 २;२१,२.  
 पुत्र-वासस्- -सा मं. २,८,१.  
 पुत्र-हत्- -त्त: तां. ४,७, ३; ८,  
 २,४;१९,३,८;२१,११,२.  
 पुत्र-हुत्- -त: प. ४,१.  
 पुत्रिन्- -त्रिण: ऐ. ७,१३; -त्री  
 ऐआ. ३, २,१,२; शांआ. ८, १;  
 २; श. १४, १,३,२०; जैड. २,  
 १,२,६.  
 पुत्रीय- -याणाम् सा. २,८,१.  
 पुत्रै(-त्राए-)पणा- -णा, -णाया:  
 श. १४,६,४,१;७,२,२६.  
 पुत्र्य- -म् शांआ.४,८;१०;आ.१;  
 प. २,७.  
 पुत्र्य-पद्म(व्य→)व्या- -व्या सं.  
 १.  
 पुनर् ऐ. १,३;२७;३,११;२५; २६;  
 ३२;३४;४,६; ५,४;६; १०;  
 १२;१४;१६; १८-२०; ६,३२;  
 ३४; ७,१३; १४; १७; २१;  
 २२;८,५;७;१०; २५;२८; ऐआ.  
 २,१,४;५,१;५,१,४; शां. १,३;  
 ४;२,१;३,८;४,३; ९,६; १०,  
 १;३;१२,१; २०,३; २१, १;३;

२५,१५;२६,१;५; १३; शांआ.  
 २,२;१०; १४; ४,१२;१३; ११,  
 १; श. १,१,१,६; २,२०; ४,९;  
 ११; २,२,४; ६; ४,८; ९; ११;  
 १२;१३;५,१६; १८;५, १,२०;  
 २,९;३,१४;१६; २४;२५;६,४,  
 ८;१७;२०; ७,३,६; ७,४, २०;  
 ८,१,२५;२, २;३, २७; ९,१,  
 २९;३,२३; २,१,३,१; ४, २३;  
 २,२,१५;३,३,४,१२; ३,१,१३;  
 ३,६;४,२;२०; ४,२, २४; ४,  
 ४;५,१,२; ११; १८;३,१७; ६,  
 १,२; ३; १३; १५; ३९; ४०;  
 ४१;२,११;१५; १८; ३,१२;  
 १३; ३,२,१, ३८;२, १२;१४;  
 २१; २२; २३; २९; ४, १७;  
 २०;४,३,१;१६;१९;५,३, १०;  
 ८,१,५;७;१५; २, १८; ४, १८;  
 ५,११; ९, १,३; ४;७; ८; १०;  
 ११;१३; १५; १७; १९; २,१४;  
 ३,१०;४,१,१,१७; १८; २,४;  
 २५; २६; ३, ३; १४; १९; ५,  
 १०;२,१, ५; २९; ३१;३, १८;  
 ४,१०;५,८; ११; ३,१, २६;४,  
 २२;५,१२; १४;२१; ४,२,८;४,  
 ४;९;५,२३;५,१,१३; १४;१६;  
 २,३;१०;५, २; ३;८; ८, ७;  
 ८;९;१०,६;७; ६,३,१;५,१,२,  
 १८;५, १०; २,३,४; ८;४, २०;  
 ३,२,४;४,९;५,२५; ४,२,९; ३,  
 २;११;५,२, २;४; ५,१२; ६,६,  
 ४,९;१२; ७,३,६; ९;८, २,४;  
 ६;७,१,१,३०; ३,२, १९;८,६,  
 १,१६;३, १३;१७; २२;७, ३,  
 ४;९,१,१,३९;२,१२; ४,२,२१;  
 २२; ५, १, १९; २०; २१;  
 २३-२६;२, १३; १०, ३, ३,६;  
 ८;४,२,३;३,१०;६,५,८; ११,  
 २,४,१०;४,१,५;६;७; १२;१४;  
 १५; २, १६; ३, ४; ७-१७;  
 ५, १,२; ४; ७;९;१३;३, ११;

१२; ९, १२; ६, २, ४; ७, ४, ३;  
 १२, ३, ५, २; ४, ४, ४; ५, २, १५; ७,  
 १, १४; ३, ९; १०; ८, १, १; १२; १;  
 २, १; २; ९, ३, १३; १३, १, ३, ४;  
 २, ६, २; ११; ७, १५; ८, ४; १३, १,  
 ३, ३२; ६, ९, ३३; ३४; ७, १, १२;  
 १७; ४०; ४१; २, ८; ९, १, २; १८;  
 ४, ५; का. १, १, ४, २३; २, ३, २;  
 ४, ९; ३, २, २०; ४, २; ४, १, १;  
 १५; २, ३; ७; ३, २; १५; १५; ५, २,  
 १६; ६, १, २; १०; ११; २६; २७;  
 २, ६; ७; २, १, १, ५; २, १५; ३, १३;  
 १५; २, २, ६; ७; ३, १५; १७;  
 तै. १, १, ५, ५; ८; ६, २, ९, ७; १०,  
 ६; ३, १०, १; २; १०; ४, २, ४; ३,  
 ४, ५; ४, ३; ६, ७; ७, २; ७, ५, २, ३;  
 ६, १, ४; ३, १, ४, १; ७, २; ८, ७, ९,  
 ९; १०, ५; २, १, २, ५; २, ८, ७, ३,  
 २, २; ५, ३, १; ८, ८; ७, १२, २, ८,  
 २, ४; ९, ३; ३, १, १, ४; ३, ११, ४;  
 ७, २, २-४; ५; ४, १०; १६; ५, ६;  
 १०, ६; ११, २; ९, ४, ४, ५, ४; ६, २;  
 ८, १; १८, १; २; १०, ४, ९; तैआ.  
 १, ८, ६; ३०, १; ३, २, १; २, ५, १;  
 ३; ३, १, २, २; १४, १; १५, २; ४,  
 २०, २; ५, ४, १, २; ९, ६; ११; ६, २,  
 १; ३, २; ४, १; २; ९, १; १०, १; ११,  
 २; ९, २, १; ३, १; ४, १; ५, १; १०,  
 १, १, २; तां. १, ५, १७; १८; ४, १,  
 ९; ११; १३; ३, ४; १०; १३; ६, १७;  
 ५, ६, ७; ७, ६; ६, ५, १०; १२;  
 ७, १३; ८, १३; ७, २, ६; ५, २; ८,  
 १, ५, ९, १, ५; २, ९; ५, १२; ६, ८;  
 ८, ११; ९, १५; १०, १; ३; १२, १३,  
 ५; १४, ९, ३, २; १६, ८, २, २; १७,  
 १, १३; १८, ११, १; १९, १२, ८;  
 २१, ३, ६; २३, ४, ७; ७, ६; २५,  
 ८, ४; जै. ५; १९; ३४; ३७; ४२;  
 ४४; ५३; ६०; ७३; ८०; ८६; ८७;

९७; १०१; १०२; ११५; ११६;  
 १२७; १३०; १३६; १४१; १४९;  
 १६४; १६६; १७६; १७७; १८२;  
 १९०; १९४; २००; २०३; जैउ.  
 १, ४, २, ३; ४; ६, २, १०; ११;  
 ३, १; १२, ५, १; १४, ४, २; ३,  
 ४, १, ७; ८; ५, १, ७; ८; १५; १६;  
 २, ९; १०; १३; १४; ३, ३; ४; ७;  
 ४, ३; ४; ७; ८; ५, ३; ४; ७; ८; ६,  
 ३; ४; ७; ८; ७, ३; ४; ८, ७; ८; १६;  
 १७; ९, ४; ५; ४, ६, १, ८; २, ६;  
 आ. १; सा. २, १, ८; २, १; ४, ६;  
 ७; ३, ३, ५; ७, ९; ८, १; मं. १, ५,  
 ७; ६, ३; ३; ४; २, ३, १७; ४, ६;  
 ५, १०; ष. १, ६; दै. २, २; ३;  
 गो. १, २, ६; ७; ३, ७; ९; २, २,  
 १६; ३, १८; ४, १२; ५, २; ६, ११;  
 पुनःऽपुनः शां. २, ६; १७, ८; २१,  
 ६; २३, ५; शांआ. ११, ८; श.  
 २, ३, ३, ८; ८, ७, २, ५; १०, ४, ३,  
 १०; १२, २, ३, १३; ४, ३, २; ८, २,  
 ३०; १३, ४, ३, १५; १४, १, ४,  
 १०; ४, ३, ७; ९, १, २; का. १, ३, २,  
 १०; तै. ३, १, १, ४; ८, ६, ५; तैआ.  
 १०, १, १२; तां. ६, ८, १६; जैउ.  
 ४, ८, ४, ५; ७; ष. ३, १; गो. १,  
 ४, १६; २, ५, ५; पुनःऽइव श. ११,  
 ४, १, ६; १४.

पुनःकर्मन्- -मं शां. १, ५.  
 पुनःकाम- -मस्य शां. १, ३.  
 पुनःपद, दा- -दम् ऐ. १, ११; शां.  
 २३, ६; गो. २, ६, ११; -दा तां.  
 १४, १०, ३; १७, १, १३; -दा:  
 शां. २३, ४; ६.  
 पुनःप्रयोग- -गःइव का. १, ६, ३, ८.  
 पुनःप्रयोग-रूप- -पःऽइव श. २, ६,  
 ३, १२.  
 पुनःप्रायणीय- -म् ऐ. ५, ४; शां.  
 २१, २; २२, ८; ९; २६, ८.

पुनःसंस्कृत- -तः शां. १, ५.  
 पुनरभिषेक- -कस्य ऐ. ८, ५;  
 -केण ऐ. ८, ९.  
 पुनरभ्याकारम्(णमुल्) ऐ. ३, ५;  
 गो. २, ३, १.  
 पुनरभ्यावर्तम्(णमुल्) तां. ५, १,  
 ७; ६, ८, १३; १६; ७, २, ६; १६, ४,  
 ११.  
 पुनरभ्यावृत्त- -तः शां. १०, १.  
 पुनरसु- -सुः श. १, ५, ३, १४; तै.  
 २, ५, ७, ३.  
 पुनराम्रन्थम्(णमुल्) ऐ. ५, १५.  
 पुनराजाति- -म् गो. १, १, १५; ३,  
 २२.  
 पुनरादायम्(णमुल्) ऐ. ३, १७;  
 शां. १५, २; ४; १७, ६; १८, २;  
 तां. ९, १, १६; १९; ष. ३, १;  
 गो. २, ३, २०; ५, ३.  
 पुनरादि- -दीनि तां. ९, २, ४; १६;  
 १९.  
 पुनराधेय- -यः १, ३, १, ५; गो. २,  
 ४, ९; -यम् शां. २, ६; श. २,  
 १, २, १०; २, ३, ४; ५; का. १, १,  
 २, ७; २, ३, ३; ४; -यस्य  
 शां. १८, १४; तै. १, ३, १, ५;  
 -ये तै. १, ३, १, २.  
 पुनरारम्भ- -भ्यः शां. २२, ७.  
 पुनरावृत्त- -म् ऐ. ५, १, २; १२; १५;  
 २०; गो. २, ६, ११.  
 पुनरीळ- -म् जैआ. १, ४०२.  
 पुनरुत्स्यूत- -तः शां. १, ५.  
 पुनरुपनयन- -म् गो. १, १, २५.  
 पुनर्जन्मन्- -न्मनः सा. ३, ८, ५.  
 १पुनर्णा(←र्न)व- -वाच् श. ११,  
 ७, १, २.  
 २पुनर्णव- -वः तै. ३, ११, १०, ४;  
 -वाः तां. ६, २, ३.  
 पुनर्णव-ता- -म् श. ११, ७,  
 १, २.

॥ 'पुनर्जावातवे' इति पदैकं कुर्वाणो । सा. Mtw. च चिन्त्यौ । † मुपा. खराभावधिन्यः । ‡ प्रदंसायां रूपपू  
 पा. ५, ३, ६६ द्र. । §अथवा 'पुनः' इति पृथक् पदम् । 'पुनरारम्भ्य-' इति आन.मुपा. अपपाठः ।

पुनर्त्ता(-र्त्ता/१दा)- -र्त्ता तां. ६,५,१२.  
 पुनर्दत्त- -त्तः शांआ. ८,८.  
 पुनर्दाहृ(-र्दुहृ)- -हाय तै. ३, ७,४,१७.  
 पुनर्निग्रन्थम्(णमुल्) ऐ. ५, १५.  
 पुनर्निज- -म् जै. ८०.  
 पुनर्निज-छन्दस्- -न्दः जै. ८०.  
 पुनर्निज्ज(√ज्ज)- -म् ऐ. १, १; २; १२; १५; २०.  
 पुनर्निज्ज(√ज्ज)- -म् गो. २, ६, ११  
 पुनर्भक्ष- -क्षयः तै. ३, २, ३, ११.  
 पुनर्भव(√भू)- -वः ऐआ. ५, १, १.  
 पुनर्भू- -भूः ऐआ. ५, १, १;  
 -भूमू सा. ३, ८, २.  
 पुनर्भव- -वः तै. ३, ५, ७, २.  
 पुनर्मृत्यु- -त्युः शां. २५, १; जै. ३, ६, ७, ७; -त्युना जै. ३, ६, ७, ८; -त्युम् शां. २५, १; शांआ. १३, १; श. २, ३, ३, ९; १०, १, ४, १४; २, ६, १९; ५, १, ४; ६, १, ४-६; ११; ५, ८; ११, ५, ६, ९; १२, ३, ४, ११; ९, ३, ११; १२; १४, ४, ३, ६; ६, २, १०; ३, २; तै. ३, १०, १०, ५; ११, ८, ५; ६; तैआ. २, १४, १; १९, १; जै. ६; जै. ३, ६, ७, ८; ४, १२, २, ६; गो. १, १, १५; ३, २२; -त्योः तै. ३, ११, ८, ५.  
 पुनर्यज्ञ- -ज्ञः शां. ३, ८; श. ४, ५, १०, ६; ७; ८, ६, ३, १६; ९, ५, १, ६१; १२, ९, ३, १०; प. २, ९;  
 -ज्ञम् शा. ८, ६, ३, १६; ९, ५, १, ६१.  
 पुनर्यामन्- -माणि शां. १२, ७.  
 पुनर्युवन्- -वा जै. १८६; -वाणम् श. ४, १, ५, १०; ११; -वानम् तां. १४, ६, १०; जै. १८६.

पुनर्युवन्ता- -तायै जै. १८६.  
 पुनर्वचन- -नेन शां. २६, ५.  
 पुनर्वाच्य- -च्यः शां. २६, ५.  
 पुनर्वत्- -त् ऐ. ५, १८; १९.  
 पुनर्वसु- -सवे सा. १, २, ५;  
 -सुभ्याम् शां. १, ३; तै. ३, १, ४, ५; -सू शां. १, ३; तै. १, ५, १, १; ३, १, १, ४; -स्वोः शां. १, ३; श. २, १, २, १०; का. १, १, २, ७; तै. १, १, २, ३.  
 पुनर्हेविस्- -विः श. ४, २, ३, १५; १६; १७; १८; -विषम् शां. ८, ७.  
 पुनर्होम- -मात् शां. २, ४.  
 पुनर्दिवि- -तिः श. ८, ६, ३, १३; १७; १०, ४, ३, १८; -तिम् श. ८, ६, ३, ८; १०; १३; १४-१७; २, ५, १, ६१.  
 पुनस्तति- -तिः शां. २६, ८; -तौ शां. २६, १५.  
 पुनस्तोम- -मः तां. १२, ४, १; जै. १३०.  
 पुनस्तोम-ता- -ता जै. १३०.  
 पुनस्तंभृति- -तिः जै. ३, ५, ८, १४.  
 पुर्- → पुर्ः ऐ. १, २५; २, ११; ऐआ. २, ५, १; शां. ८, ८; १०, ३; शांआ. १२, २; श. ३, ४, ४, ३; ४; ५; ६; १६; ६, ३, ३, २५; १०, २, ५, १; १४, ५, ५, १८; तै. २, ४, ७, ६; ८, ४, ४; तैआ. १, १२, ५; तां. १२, ३, १४; गो. २, २, ७; पुर्ः श. ११, १, १, ३; तैआ. ३, १२, २; पुर्म् श. ३, ४, ४, ४; २१; ६, ३, ३, २४; २५; ४, ४, १९; ७, ४, १, १३; ११, १, १, २; ३; १४, १, २, १६; तै. १, ७, ७, ५; तैआ. १, २, ७, १; ३; पुर्म् ऐ. ८, १२; श. ६, ३, ३, २५; तां. १४, १२, ३; जै. २०३; २०४; सा. १,

४, १४; पुर्ः श. ७, ५, १, २१; १३, ६, ३, १; गो. १, १, २९;  
 पुरोः तैआ. १०, २९, १; पूः श. ७, ५, १, २१; १३, ६, २, १; तै. १, ७, ७, ५; २, ८, २, ५; तैआ. १, २७, ३; १०, १, १६;  
 पूभिः तैआ. ४, ७, ५; पूवृ श. १४, ५, ५, १८.  
 पुन्दरु(-रम्/दृ)- -रः तै. २, ६, ७, २; ८, ३; -रम् श. ६, ४, २, ३; -राय तै. ३, १, २, २.  
 पुर्णिध(-रम्/धा)- -न्धिः श. ८, २, १, ५; १५; १३, १, ९, ६; तै. ३, ८, १३, ३; मं. १, २, १६; -न्धिम् तै. २, ४, १, ४; ८, ६, ३; -न्ध्या ऐ. ८, ११; शां. २३, ३; तां. १२, ४, ४; -न्ध्याम् जै. ८५.  
 पुर्णिधय(√धी)- -यः श. १४, ५, ५, १८; -यम् गो. १, १, २९.  
 पूभिद्- -त्, दृ ऐ. ६, १८; १९; गो. २, ४, २; ६, १.  
 पुर्- -राणि ऐ. ८, २७.  
 पुरी- -म् तैआ. १, २७, ३.  
 पुर-सध्य-सस्य- -म् तैआ. १०, १०, ३.  
 पुरी-त्त्- -त्त् श. ८, ५, ४, ६; -त्तम् शांआ. ६, १९; श. १४, ५, १, २१; -तता श. ८, ५, ४, ६; -तति श. १४, ५, १, २१.  
 पुरस्(ः) ऐ. १, ७; २३; २, २३; ७, १८; ८, २४; श. १, ६, २, ५; २, १, २, ४; ४, २९; ३, ६, ३, १२; ४, १, ४, ४; ३, ४, १३; ६, ७, २०; ६, ३, ३, १; ७, ३, १, ३; ८, १, १, ४; ४, २; ६, १, १६; ९, २, ३, २५; ४०; १०, ३, ५, ३; ७; ११, १, १, ३; का. १, १, ४, २६; २, २, १, १८; तै. १, १, ७, १; ३, १, २, २;

† एकत्र शं. तु (बृ. ० २, ५, ८१) 'पुरः = पुरस्तात्' इत्याह । ॥ सा. त्वेतद् व्याचक्षणः 'पुरं । घ्या (कि. = चिन्तय)' इति पदद्वयं मेने, तथैव च ऐपस्. । तच्चिन्त्यं वाहृच(क्र. ९, ११०, ३) विरोधात् । † 'पु-' इति मुपा- स्वरविचल्यः ।



२, ४, १, ६; ७, ४; ३, ७, ११, ४;  
तैआ. ५, ७, ८; ८, २; १०, ४; ६, १,  
१: १०, १, ९; तां. ८, ५, २; १२,  
१०, १९; १६, ११, ६; जै. ८६;  
१२५; १८०: पुरःसद्भव ऐ. २, ११;  
वा. ४, ६, ७, ४; २०.

पुरःसद्-सदः वा. ७, २, ४, ६;  
-सद्भ्यः वा. ७, २, ४, ५.

पुरःसवन- न्ने गो. १, ५, २२.

पुरःउणिगानुष्टुम्- -प् तां. ८, ८,  
२६.

पुरःपुत- -त्ता ऐ. १, १३: शां. ७,  
१०; वा. ३, ७, ४, १०; १०, ३, ५,  
८; १४, ४, १, १९; तै. २, ४, ८, १:  
५, ५, २; ७, ३: ८, ९, ९:  
-तारः वा. ९, २, १, १५; तां. १८,  
८, १७; -तारम् ऐ. ४, २०; तै.  
२, ४, ६, ७; -त्रा ऐ. ७, १८.

पुरश्चर- -रः तैआ. ४, ३, ३: ७, ३,  
९; -रम् तै. २, ५, १, २.

पुरश्चरण- -णम् वा. ४, ६, ७, ४;  
२०: २१: -णे वा. ६, ६, १, ५;  
१२, ३, ५, २.

पुरश्चरण-तसु(ः) वा. ४, ४, १, ११:  
६, २, १.

पुरस्कृत्य ऐ. ७, १२; वा. १, २, ५, ३;  
१०, ३, ५, ३: का. २, २, ३, ३.

पुरस्तात् ऐ. १, १९; ३०; २, २:  
६; ११; २७; ३३: ३६; ३,  
१०; ११; १२; २९;  
४१; ४७; ४८; ४, २३; २६;  
२९; ३०; ५, १०: ६, ४; २०;  
२१-२३; २६; २७; ३०; ७, ११;  
२१: २३; ३२; ८, १; ४; ५: १३;  
१८: ऐआ. १, २, ४; ३, २; ५, ३:  
५, १, २; ३: शां. ३, १; २;  
३; ५; ८: ४, २; ५, २; ५; ६, १; ७,  
८; ८, ४; ९, १; १०, २; ४: ६; ११,  
२; ८; १४, १; ४; १८, १; ३; ११;  
१९, २; २४, ३; २७, २; शांआ.  
१, १: २, १; १६; ४, १; २: ९: ०, ७;

वा. १, २, १, ११: ५, ७; ९; १६; ३, ३,  
५; ४, ८; ४, १, २: ३७; ६, १, ११;  
१२; १४-१६: २, ६; ३, १९; ३८:  
३९; ४, ५; १३; १५: १९; ७, १, ८:  
२, १२; ४, १२; ८, १, १३; ३९; ९,  
२, १२; २, १, ४, ५: १६: १८; २८:  
२, ३, ८; ४, २, ७; ५, १, ९; ६, १,  
११; १८; २४; ४३: ३, ११; ३, १, १,  
३: ६: २, ४, ११; ३, ४, ८; ५, १,  
१०; २०; २८; २, ४; ६, २, २१; ३,  
११; ७, १, २; ९; १०; २७; ८, १,  
९; १४; ४, ९; ९, १, १६; २, १६:  
४, १, ५, १६; २, १, १८; २४; ४,  
१; ५, ६: ४, १, १; ६, ९, १०; १५; १,  
१, १, १४: ३, ५, ६; ७; ८; २३; २४;  
४, २, १; ६, २, १, १४: १५; २४: २,  
१३; २७; ३, १, ६; ७; २, १; १०; ४,  
४, १; ११; ५, ३, ४; ६, १, ६; ४, ८:  
७, ४, २; १२; १३; ८, १, ५; ७, १,  
१, १८; ३१; २, २, २; ४; ७; १८:  
३, ६; ७; ४, ७; १९; ३, १, २०;  
२, १०; १७; ४, १, ४; ५; १४;  
२४: ३५; २, ३६; ३७; ५, १, ६;  
७; २८; २, ४; ५; ७; ८, १,  
१, १; ४; ६; ३, ३; ६; ८;  
४, ३; २, ९; ४, १७; १८; ३, १,  
११; २, ६; १४; ४, २; ४; १२;  
१४; ४, १, ९; ४, १; ११; ५, १,  
८; ९; १४; १७; २, ७; ११; ६,  
१, ५: १६; २३; २, ६; ८; ३, ३;  
७, १, ९; १७; २, १५; ४, ८; १०;  
९, १, १, १५; २५; २, १५; २, १,  
१३; २, १; ४; ३, ११; १२; ३५;  
४७: ३, १, २: ४, १८; ४, ४, १;  
११; ५, १, ३६; १०, १, १, १; ४;  
५, ३; २, १, ५; ७; ३, २: ४; १०;  
६, ४, १; ११, १, १, ४; ३, ३; २, ५,  
३; ४, १, ४: १०; १६; ५, ४, १४;  
१२, २, ३, ४; ७; ८; ३, ५, १२;  
१३; ४, ४, ७; ८, ३, १७; १९;  
१३, १, २, ७; २, २, ३; १०; ४, १,

४; १३; ४, २, ४; ५; ३, १; ५; ५, १,  
१७; १८; ६, १, ४; ५; ८, १, ९; ३,  
९; ४, १; १४, १, ३, ३; १९; ३, १,  
२०; का. १, १, ४, १६: १८; २, ३,  
६; ३, २, ७; ४, ३, ७; ६, १, ८: १२;  
१५; २८; ३, ८; २, १, ४, ९; २, ३,  
६; ८; तै. १, १, ५, ५; ६; ९,  
१०; ३; ५, १; ७, ६; ७; ८, ३; ४,  
४, १; ३; ४; ६, १, ८; ७, ७; ५; ८,  
१, २; ४, १; ६, ३; २, २, ९, ३; १०,  
५; ६; ७; ३, २, १; ९, ४; ५; ७;  
१०, २; ४; ५, ८, १; ७, १५, ५; ८,  
५, ९; ८, ८; ३, १, १, २; ५; ११;  
१२; २, १; ७; ८; २, २, ३; ५, ६;  
६, १; १०, १; २; ३; ३, ६, ३;  
६; ९; ७; ७; ६; ८, २; ९, १०; ११,  
२; ६, १, १; ७, ४, १; ७, १०; ८, ४,  
१; ३; ५, १०; ७, १; ८; १५, ३;  
२०, ४; २३, १; २; ९, २२, १; ४:  
११, ९, ३; ५; १२, ५, ५; तैआ. १,  
२०, १; २३, ५; २४, १; ३, १२, ७;  
४, ५, ३; ६, १; २; १४, १; ३९, १;  
४२, ५; ५, ४, ७; ५, १; ६, १; ९,  
२; ३; १०, ४; १२, ३; ६, १, २; १०,  
१, १०; १०, ३; तां. २, १६, ४; ४,  
५, ८; ७, ४, १; ९, १२; ७, ३, २७;  
२९; ८, ४, १०; १०, ४, ६; ७; ९, १;  
११, ११, ८; १५, ६, ३; १६, २, ५;  
३, ७; २०, २, ४; २२, २, ३; ७, ३; ८,  
३; १३, २; १६, २; २५, २, २; जै. १८;  
३६; ५८; ९२; ११३; १४१; १५७;  
१६३; १६८: १७९: १९०; जैठ.  
१, १, २, ५: १८, २, ५; २, ३, १, २;  
३, १, ३, २; ५, २, २: ८, २; ४, ११,  
३, २; सा. ३, ३, ५: प. २, १०;  
गो. १, १, २, २; २, १४; १९; २४;  
३, ८; ९: १०; ३, २, २; ४, १४-१६;  
१७; १८; ५, ६; २२; २, १, ९;  
२३; २, ११; १७; ३, १०; ४, १०;  
१६; ६, २-४; ८-१०: पुरस्तात्-  
पुरस्तात् ऐ. ३, ४; ४८.

पुरस्ताच्चि(-त्सचि)-त्र- -त्रम् प.  
२, १०.

पुरस्तात्-कृत- -त्ते शांआ. २, १६.

पुरस्तात्-कृतु- -तुः श. २, १, २,  
११; का. १, १, २, ७.

पुरस्तात्-पृष्य- -पृष्यम् तां. २५,  
२, १; -पृष्येन तां. २५,  
२, २.

पुरस्तात्-स्तोभ- -म् तां. १०,  
१२, २.

पुरस्तात्-स्वाहाकार- -राः तै. ३,  
९, १०, १.

पुरस्तात्-स्वाहाकृति- -तयः श.  
३, ८, १, १६; १३, २, ११, २.

पुरस्तादा(-त्सआ)-यत्(न→)ना-  
-ना ऐ. ६, २७; गो. २, ६, ८.

पुरस्तादा(-त्सआ)-शिसू- -शीः  
तैआ. ५, ४, ६.

पुरस्ताद्-(-त्सउ)-दर्क- -म् ऐ.  
५, २.

पुरस्ताद्-ग्रन्थि- -न्थि श. १, ३,  
३, ३; २, ६, १, १४; ३, ६, ३,  
१४.

पुरस्ताद्धो(-त्सहो)-म- -मान् गो.  
१, १, ३९.

पुरस्ताद्धोम-संस्थित-होम-  
-मान् गो. १, ३, ४; -मेसु  
गो. २, १, १७; -मैः गो. १,  
२, ९.

पुरस्ताद्-भाग- -गम् श. ७, २, ३,  
५; -गाः श. ७, २, ३, ५.

पुरस्ताद्-वदन्- -म् श. ४, ६,  
८, २.

पुरस्ताल्ल(-त्सल)-क्ष(ण→)णां-  
-णा श. १, ७, २, १८.

पुरोक्ष(-त्सअक्षि)- -म् श. ५, १,  
२, १५; १६; तै. १, ३, ३, ५.

पुरो-गव- -वम् ऐ. १, १३; ३०;  
-वासः गो. २, ६, १४.

पुरोगवी- -वी ऐ. ६, ३५; गो. २,

६, १४.

पुरो-गा- -गाः श. ११, ५, ९, १०;  
तै. २, ८, ३, ८; ३, ६, ३, ४; तैआ.

३, ३, १; -गाम् श. ४, ३, ४, २७;  
११, ५, ९, १०; तै. १, २, १,  
१३.

पुरो-जिति- -ती तां. ८, ५, ७; १२,  
११, ५; १४, ५, ५; जै. ५३; ५४;  
१६८.

पुरो-ज्योतिस्- -तिः ऐ. २, ११.

पुरो-डा(छा)श- -शः ऐ. १, १, २, ९;  
२३; २४; शां. १, ३; ७, २; १०, ५;

१३, २; १८, १३; १४; श. १, २,  
१, २; ३, ५; ३, २, ६; ४, २, १६; ५,  
३, २, २; ६, १, १४; २, ५; ३, १४;

२३; ४, ३; ७, ३, १०; ९, १, ९; २,  
४, ३, ५; ७; ८; ४, ६; ८; १०; १२;  
१४; १८; ५, १, ८; १०; १३; १७;

२, ८; १३; ४, ३; ५; ८; १०; ६,  
३, ५; ८; ३, १, ३, १; ४, १, १५;

८, ३, २; ४, २, ५, १, ८; २, २; ४, ५,  
१५; ५, १, १४; ५, २, ३, ६; ७; ८;

४, ११; १३; ५, २; ४; ६; १०; ५,  
१, १; ८; ९; २, ६; ६, २, १, २०;

९, ५, १, ३; ८; ११, २, ६, ५; ६; १०;  
७, १४; १६; ४, १, १०; ५, २, २;

७, २, ३; १२, ७, २, १७; ९, १, ३;  
का. १, ३, २, ५; ७; ४, ४; ५; ६; ७;

८; १०; ५, १, ६; ७; ६, ३, ५; ६;  
२, १, ४, १; २, १, ४; २०; तै. ३,

२, ८, ३; ५; ७-९; ३, ८, ७; ७, १,  
७; जै. १२०; १८४; -शम् ऐ. १,

१; २, ८; ११; ३, ४; ७; ४; ७, ४;  
६; ७; ८; ९; ऐआ. ५, २, ३;

शां. ३, ७; ४, १-३; ४; ७,  
१; १८, ९; १९, १; श. १, २,

२, ४; ७; ६, २, ३; ३, १४; ४, ३; ८,  
१, ४०; २, १, २, २; ३, १४; ४, ३,

८; ५, १, १३; ३, २; २०; ६, १, ४;  
८; १७; ३, ८, ३, १; ४, २, ४, १८;

४, ४, ११; ५, १७; ५, १, १३; ५, २,  
३, २; ६-८; ५, १; ५; १; १३; ३,  
१, १; ३; ६-८; ३, १-३; ४, ५,  
६; ८; १०; १६; ५, ४, २९;  
३३; ३४; ५, १; ११, १, ४, २; ५,  
५; ८; ४, ३, ५; १२, ४, ३, ५;  
४, १-५; १३, ३, ८, ३; ६;  
४, २, ६; ९; १२; का. १, २, १, १३;  
३, १, २; ५, २, २; १९; ६, १, ३; ७;  
१२; २, १, ३, ६; २, १, ४; ६; तै. १,  
१, ६, ३; ४, ४, ११; ६, १, १; २;  
८, २; ७, १, १, २, १; ३, ७; ८, ३, ३;  
२, ४, ६, २; ८, २, २; ३, ८; ३, १, ४,  
१; ८; ११; १२; १४; ५, २; ७; ८; ९;  
११; १३; ६, १; २, ३, ९; ८, ६; ३,  
८, १; ६; ७; ६, १५, १; ७, ३,  
५; ६; १२, २, २-८; तां. २१, १४,  
१३; जै. १६४; -शस्य ऐ.  
२, ९; २३; शां. १२, ७; १८,  
१३; श. १, ६, ३, २; ७; ८, १,  
१३; ३९; २, ६, १, २७-२९; ३१;  
३५; ४, ५, १, १६; ६, २, २, ५; ११,  
१, ७, २; का. १, ६, १, १७-२०;  
२४; तै. २, ८, ३, ७; ४, १; ३, ३,  
८, ५; ६, ८, २; -शाः ऐ. २, २३;  
शां. १२, ६; १३, ५; ६; श. २,  
२, १, १७; १२, ७, २, १६;  
९, १, ८; का. १, २, १, ११;  
तै. १, ८, ६, १; २; ३; तां. २१, १०,  
१०; गो. १, ३, १०; -शान् ऐ.  
२, २३; शां. १३, ४; श. ४, २,  
५, ११; तै. २, ६, १५, १; जै ७५;  
१८४; गो. २, २, १६; -शानाम्  
ऐ. २, २३; शां. २८, २; श. १२,  
७, २, १६; तै. १, ८, ६, २; -शो  
श. १२, ९, १, १५-१७; -शेन  
ऐ. २, ९; श. १, ६, ३, २५; २६;  
२, ५, २, १३; ३५; ३९; ३, ८,  
३, २; ४, ५, २, २; ५, २, ३, ४; ३,  
३, १०; ५, १, ३; ४; ४, ३; ६, २,

२, १२; ११, ४, १, १५; १२, ३, ५, ४; ६; ९; १४, २, २, ४८; का. १, ३, ४, ५; ६; ८; ९; १०; तै. २, ६, ४, ३; ३, ६, १५, १; गो. १, ३, ९, ५, ९; -शौ. शां. १३, ५; श. ४, २, ५, ११; १५; १६; १२, ७, २, २०; ९, ३, १४; तै. १, ८, ६, ३; -शौ शां. ३, ६; तैआ. ४, ४, १.  
 पुरोडाश-रूपाल- -लेषु श. ६, २, १, २०.  
 पुरोळा(डा)श-स्व- -म् ऐ. २, २३.  
 पुरोडाश-प्रैष- -वान् शां. २८, १; २.  
 पुरोळा(डा)श-वृगल- -म् शां. २८, ४; श. ४, ३, १, १; २.  
 पुरोडाश-मुख- -स्वानि तै. ३, २, ३, ९.  
 पुरोडाश-वत्- -वान् तै. १, ८, ६, ४.  
 पुरोळा(डा)श-सत्र- -म् ऐ. २, ९.  
 पुरोळा(डा)श-स्विष्टकृत्- -कृतः ऐ. २, ९; शां. १३, ३; २८, २.  
 पुरोडाश-हस्त- -स्तः तां. १४, ६, ८.  
 पुरोडाशि(न्→)नी- -न्यः तां. २१, १०, १०.  
 पुरोडाशो(-शऽङ्-)-डा- -डायाम् श. ११, ७, २, ५.  
 पुरोडाश- -शः श. १, ६, २, ५.  
 पुरोधा(-रस्/धा), पुरः...दधते तां. २५, १, ७; जै. ६८; पुरोदधे तै. २, ५, ३, २; जै. ११५; पुरः...दधे जै. १३९; पुरः...धास्ये जै. १०१; पुरः...दधे तां. १३, १०, ८; पुरोऽधत्त जै. १०१; १३९; पुरो-दधीत ऐ. ८, २४; श. ४, १, ४, ५.  
 पुरो-धा- -धया ऐ. ७, ३१; तैआ. ३, ८, २; -धा श. ४, १, ४, ५;

तां. १२, ८, ६; १३, ९, २७; १४, ९, ३८; -धाम् श. ४, १, ४, ५; तै. २, ७, १, २; ३; तैआ. १, ६, २; तां. २, १६, ४; १३, ९, २७; १४, ९, ३८; १५, ४, ८; १७, ११; ४; ५; १९, १७, ८; २५, १, ७; जै. ६८; १०१; १३९; जैउ. ३, २, १, ६; ८; -धायः ऐ. ८, २४; २७; तां. २, १६, ४; ५; जै. १००; -धायाम् तां. १३, ३, १२; -धायै जैउ. ३, २, १, ७.  
 पुरोध्वा-काम- -मः तै. २, ७, १, २; तां. १५, ४, ७; १९, १७, ७; जै. ६८; -मान् तां. २५, १, ७; -माय तां. २, १६, ४.  
 पुरोध्वा-मात्र- -म् जै. १०१.  
 पुरो-धातृ- -ता, -नृत् ऐ. ८, २७.  
 पुरो-धानीय- -यः तां. १२, ८, ६.  
 पुरो-हित, ता- -तः ऐ. ७, २६; ८, २४; २५; २६; २७; शां. २६, १७; श. १, ४, १, १०; २, ४, ४, ५; ५, ३, १, २; ४, २, १; ४, १५; ६, ६, ३, १३; १४; का. १, ३, ४, ३; तै. २, ८, ४, २; तैआ. २, ५, २; ३, १३, २; तां. ७, ५, २०; १३, ३, १२; १४, ६, ८; १९, १, ४; १७, ४; जै. ४५; १३९; १७१; १८०; १९८; २०५; जैउ. १, १८, ४, २; -तम् ऐ. ८, २४; २६; श. ४, १, २, ४; तां. १३, ३, १२; गो. १, १, २९; -तस्य ऐ. ७, २५; श. ५, ३, १, २; ६, ६, ३, १३; १४; १३, ४, ४, १; -ता तै. २, ५, १, २; -ताः ऐ. ८, २६; श. ३, ९, १, १२; ५, २, २, ५; जै. १८०; -तान् ऐ. ८, २७; -ताय ऐ. ८, २४; -ते ऐ. ८, २२; जै. १७१.  
 पुरोहिता(-तऽअ-)यतन- -म् ऐ. ७, २६.

पुरोहिता(-तऽअ-)वसान- -ने जै. १०१.  
 पुरो(-तऽअ-)नुवाक- -के तैआ. २, २, १.  
 पुरोनुवाक्या- -क्यया श. १४, ६, १, ९; तै. १, ६, ९, ४; -क्या ऐ. २, २६; शां. १, ४; श. २, ५, २, २१; २, १७; २, १, १७; १३, ५, २, २३; १४, ६, १, ९; १२; का. १, ५, १, १८; २, १६; तै. १, ३, १, २; ३, ३, ८, ६; -क्याः ऐ. १, ११; २, १३; ६, ९; शां. ३, ५; ७, ८; ८, ९; १०, ५; २८, २; ३; ३०, ११; श. १२, ८, २, ३, ५; ३, ३०; ९, १, १०; -क्याभिः श. १२, ८, ३, ३०; -क्याम् शां. १०, ५; १५, १; १६, १; २; १८, ६; २८, ३; २९, २; ३०, १; ११; तै. १, ६, ५, ३; -क्यायै तैआ. ५, २, १; -क्ये ऐ. १, ४; १७; २, २६; शां. २८, २; श. २, ६, १, २६; का. १, ६, १, १६; तै. १, ६, ९, ३.  
 पुरोनुवाक्य-वत्- -वन्तः श. ९, ३, १, १७; ११, ४, १, १२; गो. १, ३, १७; -वन्तम् श. ९, ३, १, १६; -वन्ति श. ११, ४, १, १२; गो. १, ३, १७.  
 पुरोनुवाक्या-भाजन- -म् श. १३, ८, ४, ८.  
 पुरोनुवाक्या-रूप- -पम् शां. ७, २; -पेण शां. २८, २; २९, २; ३०, १.  
 पुरो-बलाक- -कः प. १, २.  
 पुरो-यावन्- -वान् ऐ. १, १६.  
 पुरो-युध- -धा श. ४, ६, ९, १४.  
 पुरो-यथ- -म् ऐ. ४, ३; ऐआ. ५, १, १; तै. २, ५, ८, १.  
 पुरो-रुच- -रुक् ऐ. ४, ५; शां. १४, १; ४; ५; २६, १४; १४, १; ४; ५; २६, १४;

† 'पुरोडाश' इत्यस्य व्युत्पत्तिप्रदर्शने ग्राह । † पुराहिताः ? इति मुपा. । स्वरदथ तत्र विन्द्यः । उपरि मुद्रिनस्तु सा. सम्मतः पाठः । † 'क्या' इति मुपा. ।

श. ७, २, ३, ७, ९, ४, २, ११, ७, ५,  
 ४, २, ३; १३, ५, २, २, ३; ३, ७; गो.  
 २, ५, १; -रुभिः ऐ. ३, ९; श.  
 ३, ९, ३, २८; -रुचः वा. १३, ७, १,  
 ३-६; -रुचम् ऐ. २, ३९; ४१;  
 शां. १४, १, ४, ५; २४, १, ५; श.  
 ४, २, १, ८, ९; तै. ३, २, ८, ७, १०,  
 २; -रुचा शां. १४, ४; श. ५, ४,  
 ४, २०; २१; तै. २, ६, ८, १;  
 -रुचाम् ऐ. ३, ९; -रुचेऽरुचे शां.  
 १४, ४; -रुचौ श. ४, १, ३, १५.  
**पुरोरुक्त्व-म् ऐ. ३, ९.**  
**पुरोरुङ्-मत्-मान् श. ४, २, ३,**  
**९; ४, १, १३; ३, ५.**  
**पुरो-वसु-सुः तैआ. ४, २०, १. तु.**  
**पुरुवसु-पुरु-द्र.**  
**पुरो-वात्-तः जैठ. १, १२, २,**  
**१; -तम् श. १, ५, २, १८;**  
**१९; जैठ. १, ३, २, ९.**  
**पुरा ऐ. १, २८; २, ६; १५; ३८; ४,**  
**२२; ५, ३०; ३१; ६, ३५; ७, १२;**  
**८, ७; २५; ऐआ. २, ३, ५; ३, २,**  
**५; ५, २, १; २; शां. २, ९; ७, ३;**  
**८, ७; ९, ४; ११, ८; १२, १; १३,**  
**५; ९; १६, १; २; ६; १८, ३; १९,**  
**६; २५, १०; २७, ४; २८, २;**  
**४; शांआ. ६, १३; १४; ८, ९; ११,**  
**३; १२, ४; श. १, १, ४, ६; ९;**  
**१३; २, १, ८; ९; ५, १९; २०; २६;**  
**३, ४, १३; ५, ३; ४, १, १४; ६, १,**  
**६; ४, १५; १८; २१; ७, २, १३;**  
**१४; ४, २०; ५, १, १३; ८, १, १६;**  
**१८; २, १, २, ४; ३, ४; ४, ९; २, ४,**  
**१२; ३, १, ७; ८; ५, १, २; २, २४;**  
**४, ९; ३, १, २, १; ३, ६; २, १, ४०;**  
**२, ७; १७; २६; २७; ४, ३, १; ६;**  
**१, २, ८; २, ६; ३, २; ८, १, १६; ३,**  
**३६; ९, २, ७; ८; ४, १, १, १९; ३,**  
**१२; २, १, २०; ४, ८; ३, ३, १७; ४,**  
**२१; २४; ५, २; ८; २४; ५, ३, ११;**  
**७, ४; ६, ९, २१; २३; ५, १, १, ५;**

७; १३; ५, २, ५; ६, १, १, १; २,  
 १, १०; २, ३९; ३, १, १; ३, १; ४, ४,  
 ७; ५, २, १०; ८, १, १३; ७, १, २,  
 ९; २; २, ४, २, ६; ८, ३, १, ११; ६,  
 २, १; ३, ७, ९, ४, ४, १, ५; ५, १, ६, ५;  
 १०, २, ६, ७; ४, ३, १; २; ६, ५, ४;  
 ११, १, ६, १०; ५, ३, ८; ९; १०;  
 ११; १२; ४, ६; ६, ३, ११; ७, ३,  
 २; १२, १, १, ७; ११; २, २, ५; ४, ३,  
 २; ६, १, ४१; १३, १, ९, १-५; ७;  
 ९; ५, १, १६; ४, ७; ८, ३, २; १४,  
 २, २, १; ५, १, ११; १२; ९, १,  
 ५; का. १, १, २, २; ३, ३; ४, ४; ८; २,  
 ४, ९; ३, १, १; ३; ४, १, १७; ३, २;  
 ५, १, २२; ५, ३, ९; २, १, ३, ११;  
 १३; १६; ४, ६; ७; १३; २, ३, १८;  
 २०, २३; तै. १, १, २, ३; ३, ५, १;  
 १०, ३; ४, ६, ५; २, २, ३, ६; ३, ९,  
 १; २; ४, २, २; ३; ३, १३; ३, २, १,  
 ५; ९, १३; ६, ६, २; ११, १; ७,  
 २, ५; ४, ९; ८, १३, १; २; ९, २, २,  
 १; २; ११, ९, २; तैआ. ६, १, १; २;  
 ४, २०, १; तां. २, २, २; १५, ३;  
 ३, ६, ३; ८, ६, ४; ९, ७; ९, ८, १३;  
 ९, १५; १०, १; ११, ५, ११; २१,  
 ३, ५; १५, ४; जै. १; २; १९;  
 २६; ३४; ३८; ५२; ८८; ९४;  
 ११०; ११५; १४५; १५०; १५१;  
 १५६; १८०; १९०; १९४; २०३;  
 २१२; जैठ. ३, २, ३, २; ४, ३, ५;  
 ६, २, १; घ. १, ४; ३, ७, ९; गो.  
 १, १, २, ९; ३, ३; २, १, ५; २, १, ६;  
 २, १०; १९; ३, ६; ४, ९; १६; **पुराऽ-**  
**इव श. ४, १, २, ६.**  
**पुरा-जा-जाः जैठ. १, १४, ४, २.**  
**पुराण-णः श. १३, ८, ४, १०;**  
**१४, ७, २, ११; तै. २, ८, १, ३;**  
**-गम् श. १३, ४, ३, १३; १४,**  
**५, ४, १०; ६, १०, ६; ७, २, २, १; ३,**  
**११; ८, १, १; तै. ३, ७, १२, ५; ६;**  
**१२, ३, ४; तैआ. ६, १, ३; १०, १,**

१; ११; सा. ३, ८, ५; गो. १, १,  
 २१; -णाः श. ७, १, १, २; ९, ४,  
 ४, ४; ५, १, ४, ५; १३, ८, ४, १०;  
 तै. १, २, १, १६; ३, ७, ६, ९; तैआ.  
 १, २, ७, ५; ६, ५, ३; ६, १; मं. १,  
 १, ४; -णानाम् वा. २, ४, ३, ७;  
 का. १, ३, २, ७; -गानि तैआ.  
 २, ९, १; १०, १; ११, १; -णे  
 ऐआ. ५, ३, ३; तैआ. २, १५, १;  
 -गेन तै. २, ६, १०, ३; ३, ६, १३,  
 १; -णैः वा. १३, ४, ३, ३; गो.  
 १, ५, २, ५.  
**पुराणी-णी श. १३, ८, ४, १०.**  
**पुराण-वेद-दम् गो. १, १, १०;**  
**-दात् गो. १, १, १०.**  
**पुराणिन्-गिनः जै. ३.**  
**पुराणे(-णऽइ-)तिहास-सेन जैठ.**  
**१, १७, १, ९.**  
**पुरा-न्तन-नः गो. २, १, २.**  
**?पुरासु जै. १५६.**  
**पुरा-विद्-दः गो. १, ५, २४.**  
**पुरा-पाद्-पाद् ऐ. ३, २, २; ४, २९.**  
**पुराघस्-सः आ. १, ३८; ३८६.**  
**प्र-राघस्-जैआ. द्र.**  
**पुरी-पुरीतत्-पुर्-द्र.**  
**पुरीष-यम् शां. २, २, २; वा. १, २, ५,**  
**१७; २, १, १, ७; ३, ५, २, १४;**  
**६, २, १, ५; ३, १, ३, ८; ७, १, १, ११;**  
**३६; २, १५; १७; २, ३, ८; ५, १,**  
**९; २, ५, ९; ८, १, ४, ५; १०; २, १,**  
**७; १५; ४, २०; ३, ४, १५; ४, ४, १२;**  
**५, १, १२; ४, ४-७; ९; ११; ६, १,**  
**२२; २, १, ४; ७, ३, १; ३; ६; ७; ४,**  
**१२-१७; १९-२१; २, ४, ३, १०;**  
**१०, १, १, ११; ३, ७, ४, २-७; २,**  
**५, ९-१२; १४; ४, १, ७; ३, १९; ५,**  
**४, १-५; ८; १०; १२; १७; १२, ५,**  
**२, ५; १३; ८, ३, १०; १४, ३, १,**  
**२३; का. १, १, ५; २, २, ३,**  
**१६; तै. १, २, १, १७; ३, २, ८, ९;**  
**९, १, १२; १०, ४, १; ११, १०, ४;**

९,९; तैआ. ४, ११,४; १७, १;  
१९,१; १,९,७; १३,४,१३; आ.  
१,३१२; ३३१: -पम्ऽइव श. ८,  
२,१,७; ५, १, १२; -पस्य शां.  
२३,२; श. ८,१,४,५; -षाव श.  
८,५,४,८; -षाणि आ. २,२३,९;  
-षे श. ७, ५,२,५९; ८, ७,४,  
२०; २१; १२,५,२,५; -पेण श.  
८, ५,४,४-७; ७,४, १२-१७;  
१९; २०; तां. १३,४,१२.  
पुरीष-चित्ति- -तयः श. १०, १,३,  
५; ४,८; -तिम् श. १०,१, ३,  
६; ७.  
पुरीष-वत्- -वन्तम् तै. ३, २, ९,  
१२.  
पुरीषवती- -ती श. ८, ५, १,  
१६; ६,२,१४<sup>३</sup>: का. २,२,३,१६;  
-तीम् श. १,२,५,१७; ९,५,२,  
११; १०,१,३,१०; ११ तै. ३,२,  
९,१२.  
पुरीष-ब्राह्मण- -णः श. ६, ४,४,३.  
पुरीष-संहित- -तम्ऽइव श. ८,२,१,  
१५; -ते श. ८,६,२,१४.  
पुरीषसंहित-तर- -म् श. ६, ७,  
१,१०.  
पुरीषिन्- -पी का. १,१,१,५.  
पुरीष्य- -प्य श. १२, ४, ३, ४:  
-प्यः ऐ. १, २०<sup>१</sup>; श. २,१,१,  
७; ६,४,२,१; ६,३,४; ७,१,१,  
३८; -प्यम् श. ६,३,१,३८; २,  
९; ३,३; ४; ४,१,१; २; १०; ४,७;  
१४; ७, १,१, ४३; -प्याः जैउ.  
४,३,१,३; -प्यासः श. ७,१,१,  
२५; ३,२,८.  
पुरु- -रु तै. २,५,५,५; ५,८,१२: ७,  
१३, ३; -रुः श. ६, ८, १, १४;  
-रुम् श. ६, ८, १, १४; -रु  
तै. २, ४, ४, ७; -रुणाम् जै.  
८५; -रुणि तै. २,४,६,८; ५,८,

८; ६,८,४; ८,६,१; ३,६,१०,५<sup>१</sup>;  
तां. १२,९,३.  
पूर्वी- -वीः ऐ. ५, २१; ६, २४;  
शां. २४ ८; २५,७; श. ४, ६,४,  
६<sup>१</sup>: तै. २,८,३, ५; ८,११; ३,६,  
१०,५; जै. १८०; -वीणाम् ऐआ.  
४.१,१.  
पुरु-कुत्सु- -त्सः श. १३,५,४,५.  
पुरु-क्षु- -म् तै. २,८,१,५.  
पुरु-चेतन- -नः तै. २, ४, १, २;  
७,५.  
पुरु-तम- -मम् ऐ. ३,२२<sup>३</sup>; ४,२९;  
जै. ८५: -मस्य ऐ. ५, २०; शां.  
२०,३; २६,१०; -मा शां. २६,  
१२; -मानि ऐ. ५, १९.  
पुरु-त्रा शांआ. १२, २; श. ६,  
३,३,६; ७,४,४; तै. १,२,१,२३:  
२,४,४,४; ६,१०; ६,८,३.  
पुरु-द्वंस- -म् श. ७,१,१,२७.  
पुरु-द्वंसस्- -ससा तै. २,५,४,५.  
पुरु-दस्म- -स्मः श. ४,५,२,१२<sup>१</sup>.  
पुरु-धा तै. २,५,८,१२; ३,६,१०,५.  
पुरु-पेशस्- -सम् तै. २, ४, ८, ५.  
पुरु-प्रिय- -यः श. ६,६,३,४; -यम्  
तै. २,६,१६,२.  
पुरु-मुद्ग- -द्गस्य आ०. जैआ. १, ३९.  
पुरु-मीढ- -ढः जै. ४४<sup>१</sup>.  
पुरु-रावन- -राणाः श. २, ५, २,  
४७; ४,४, ५, २२; १२,९,२,४;  
का. १, ५, १, ३८.  
पुरु-रूप- -पः श. १४, ५, ५, १९;  
जैउ. १,१४, ३, १; ४<sup>१</sup>; -पम् तै.  
२,६,७,५; ३, ६, २, २; -पाः तै.  
२,८,८,११; -पाय श. १३, १,  
८, ७६; तै. ३,८, ११, २.  
पुरु-वार- -वर तै. ३,६,१०,५; -रम्  
ऐआ. ५, २, १; तै. २, ८, १, ५.  
पुरु-ब्रह्म- -म् तैआ. १, ३१, १.  
पुरु-प(←स)न्ति- -न्ती, न्त्योः तां.

१३, ७, १२.  
पुरु-ष्टुत- -तः तां. १४, १२, ३; जै.  
२०४; -तम् ऐआ. ५, २, ३.  
पुरु-स्थाह- -म् तै. ३, ६, १३, १.  
पुरु-स्पृह- -म् जै. १८०<sup>१</sup>.  
पुरु-स्पृश- -क् शांआ. ७, २, १.  
पुरु-हन्मन्- -न्मा तां. १४, ९,  
२९.  
पुरु-हूत- -न्त ऐ. ४, १०; श. ९,  
५, २, ४; तै. २, ६, ९, १; ८, २, ७;  
५, ८; ३, ५, ७, ४; -तः तै. २, ४,  
३, ११; ८, ५, ८; -तम् ऐ. ५, १७;  
ऐआ. ५, २, ३; शां. २५, ६; २६, ९;  
तै. २, ८, ४, २; तां. १२, ४, ४.  
पुरु(←र)रुवस्- -न्वः श. ११,  
५, १, ७; ८; ९; -वसम् श. ११, ५,  
१, १; -वाः श. ३, ४, १, २२<sup>१</sup>.  
पुरु(←र)वसु- -सुः ऐ. २, २७<sup>३</sup>;  
तां. ९, १०, १; -न्सो ऐआ. ४, १,  
१; ५, २, ५; शां. १७, १; २४, ७.  
पुरुष- -प्य श. ३, ४, २, ७; -प्य श.  
१३, ६, २, १३; तैआ. १०, ६०, १;  
जै. १५१; -षः ऐ. १, १९; २, १४<sup>१</sup>;  
१६-१८; ३९; ३, ३१<sup>१</sup>; ४६; ४, १;  
३<sup>१</sup>; ४; १९; २२<sup>१</sup>; २५<sup>१</sup>; ५, ३; १४<sup>१</sup>;  
१७; १९; २१; ३३<sup>१</sup>; ६, २<sup>१</sup>; २९<sup>१</sup>;  
ऐआ. १, १, २<sup>१</sup>; ४; ३, ५<sup>१</sup>; ८; ४,  
१; ५, १; २, १, २; ३; ३, ३; ४, २;  
३, १, २; २, ४; शां. २, ७<sup>१</sup>; १०,  
३; ११, ६; ७; १३, २; १७, ७; १८,  
१०; २३, ४<sup>१</sup>; २५, ७; १२; २६,  
१७<sup>१</sup>; २८, ९; ३०, ४; ७; शांआ.  
३, २; ४, ५<sup>१</sup>; ५, ३<sup>१</sup>; ६, ३-१८;  
१९<sup>१</sup>; ७, ४; ८, ७; ११, १; ३; ८<sup>१</sup>;  
१३, १; श. १, १, १, १; २, ४; २,  
५, १४; ३, २, १<sup>१</sup>; ५, ४, १; ५; ८, ३,  
२७; ९, ३, १९; २, २, १०; ३, ४,  
३३; ५, १, १<sup>१</sup>; ६, ३, १६; ३, १, २,  
१०; १६; ३, ४; ७; १३; १८;

† 'पुरीष्याः' इति आन. मुपा. अशुद्धः । † 'पू-' इति मुपा. त्वरोऽशुद्धः । तु. = य. ८, ४६ ब. । ० 'पुरु-  
मद्रस्य' इति मुपा. । ३ 'पू-' इति मुपा. स्वरधिन्यः ।

४, २३; ५, ३, १; ६; ७; ६, २, १६;  
 ७, ३, १; ८, १, ३; १२; २, १५; ४,  
 १; ५, १, २, ०; ५, ५; ३, २, ३; ४,  
 ३; ५, ५, ७; ५, १, २, १४; ३, ८; २,  
 १, ६; ४, १, २; १३; १५; ५, ४, २७;  
 ६, १, १, ३; ५; ६; ८; २, १,  
 १५; १८; २३; २, ४; ९; १५;  
 २७; ३, १, २, २; ७, १, १, ३७; २,  
 ४, २६; ४, १, १५; १७; १८; २,  
 ५; ९; १७; ५, २, ६; ११; १४;  
 १७; २३; २७; ३२; ८, १, ४, १; २,  
 ४, ३; १०, २, १, १; २; २, ५; ६; ३,  
 ५; ६; १६; ३, ३, ६; ४, ४; ५; ४, १,  
 ६; ५, १, ५; २, १; ३; ६; ७; ८; ९;  
 ११; १३; १८; १९; २१; २३; ४,  
 १४; ६, १, ११; २, १०; ३, १; २;  
 ११, १, ६, २; ३६; २, १, १; २; ४;  
 २, ३; ४; ४, ५; ६, १, ७; १३; ७, ४,  
 २; १२, १, ४, १; २, २, २२; ४, १;  
 ३, १, १; २, १; २; ७; ८; ७, २,  
 १३; ९, १, १; ४; १३, १, १, ४; ५,  
 १; ६; २, १, ६; ५, ३; ६, ८; ३, ६,  
 ३; ४; ४, १, १५; २, १०; ५, १, ६;  
 २, १५; ६, १, १; २, १; १२; १३;  
 ८, ३, ११; १३, ४, २, २; २२; ३१;  
 ३, ७; २३; ५, १, २-१०; १३;  
 ३, ५; ९; ५, १-१४; १८;  
 ६, २, ११-१३; ९, ११-१८;  
 ३०; ११, २; ७, १, २-८; १०;  
 १६-१९; ४०; २, २; ४; ७; १६;  
 ८, ६, ३; ४; ५; ८, १; १२, १; ९,  
 १, १५-१८; ४, १; का. १, ४, १,  
 २३; ३, १; ६, ३, १०; २, १, १, १;  
 २, ६; १६; २, ३, १२; १८; तै. १,  
 १, २, ५; ३, ८; २, ६, ४; ३, ७, ८;  
 ४, ७, ७; ६, ८, ३; ७, २, ५; ५, ५;  
 ६, २; ४; ५; ८, २; ३; १०, ६; ८, २,  
 २; ६, ५; ९, १; २, २, ५, ३; ७, १८,  
 ५; ३, ३, ७, १; ८, २; ८, ५, ४;  
 १५, ३; २०, ३; २३, १; ९, ८, २;

१२, ३; १४, १; ४; ११, ५, ३;  
 १२, ५, ८; तैआ. १, १३, ३; २३,  
 १; ४; २५, १; ३, १२, १; ५, ४, २,  
 ५; ६, ११, २; ७, ६, १; ८, १, १;  
 १०, ११, १; १३, १; १४, १; १६,  
 १; ३८, १; ६३, १; तां. २, ४, २;  
 ७, ८; १०, २; १७, २; ३, ४, ३; १३,  
 ३; ५, ११; ९, २०; ५, ६, १३; ८,  
 ९; ६, २, ७; ८; १०, ६; ९, १,  
 ११; १२, ४, २०; १३, ६, ४; ९,  
 १३; १७, २; ३; १५, २६; ११,  
 ३५; १५, ५, ३; १६, १, ९; ११,  
 ७; १९, २, ६; ३, ४; ४, ५; २०, ४,  
 ३; १४, ८; २१, १३, ६; २२, १३,  
 ३; १६, २; २३, १४, ५; २५, ८, ३;  
 जै. २६; २७; ९२; ९३; १०४;  
 १३२; १६५; १६८; १६९; १८०;  
 जैठ. १, ८, १, ७; १०; ८, २, १; ४;  
 ८; ३, २; ११, १, ९; १०; २, १;  
 ३; १३, २, ७; १४, २, १०; १५, २,  
 ८; ४, ३; ४; ३, १, ३, ४; ४, ६; २,  
 ३, ९; ३, १, १; ४, ८; ४, २, ४; ७;  
 ६, ६, ५; ७, ५; ८, ३; ७, २, १; ५, २,  
 १, १; ५, १, १; ७, १, १; ११, ३,  
 १३; १२, १, १७; २, ३; ५; सा. ३,  
 ६, १२; मं. २, ३, १६; सं. ५;  
 प. १, ३; २, १; २; ३, ७; ५, १;  
 दै. २, ९; गो. १, १, २; ३९; २,  
 १५; ३, २; ३; ४, २४; ५, ३; ४; ५;  
 २, ४, ७; ५, ४; ६, ६; ८; १२;  
 -रुपःऽरुपः तैआ. ५, ९, ४;  
 -पम् ए. २, ८; ५, ३; ६,  
 ३०; ३३; ७, १५; ८, ११;  
 ऐआ. १, ३, ८; ४, १; २, १, ४; ४,  
 १-३; ३, २, ४; शां. १, २; ८, ३;  
 ३०, ५; शांआ. १, १; ६, १९;  
 ११, १; ४; शा. १, २, १, ४; ३, ६;  
 २, ३, १; ३, १, २, १५; ६, १,  
 ३; २, १, २; ५; १८; ७, ४, १, १५;  
 १६; २२; ४३; ५, १, ७; २, ६;

१४; १७; २३; ८, १, ४, १२, ४,  
 ३; ७, ४, ८; ९, २, ३, ४; ५; १०,  
 २, २, १; ३, ४, ५; ४, ३, २४; ५, २,  
 २२; ५, ७; ६, २, १०; ११, २, २, ३;  
 ६, २, ९; ८, ३, ५; १२, ३, १, २-  
 ५; ४, १; १३, ६, १, २; १३; १५,  
 ५, १, १५; ६, ७, ६; ९, ११-  
 १८; २८; ९, १, १७; का. २, १, ४,  
 ३; २, १, २०; २२; तै. २, १, २, ४;  
 २, ५, ३; ३, ४, ४; ७, १; ३, ४, १८,  
 १, ९, ८, २; ३; तैआ. १, २५, १;  
 ३, १०, २; १२, ३; ५; ७; १३, १; ६,  
 ५, ३; १०, १, ५; १२, १; तां. १, ८,  
 १४; २, ४, २; १३, ३, १९; ४, २;  
 ६, ४; २१, १३, ६; २२, ९, २; ५;  
 १३, ३; १६, २; २३, १४, २; ६; जै.  
 १४; २६; १४३; १४४; जैठ. १,  
 ३, ३, ५; १४, ४, २; ३, २, ५, १३;  
 ५, १, १, २-६; ७, १, २; ११, ३, १;  
 आ. जैआ. १, ३१२; प. २, ३;  
 ३, ७; सा. १, ५, ६; गो. १, १,  
 ३९; ५, ११; २, २, १४; ४, ७; ६, १३;  
 -पम्ऽपम् ऐआ. ३, २, ३; शां. ३,  
 ३; -पस्य ए. २, ३; ३, २; २९; ३१;  
 ३७; ऐआ. २, १, ७; ३, १; शांआ.  
 ६, १९; शा. २, ३, ३, ११; ३, १, २,  
 २; ३, ७; १०; ४, २, ६; ५, २, १, ६;  
 ३, ५, १२; ४, १, १; ६, १, १, ६;  
 २, १, १९; २, १५; ७, ४, १, ४५;  
 ५, २, ६; १७; ३२; १०, २, २, ५; ३,  
 १५; ५, १, २, २, ४; ५; ४, १२; ११,  
 ५, २, ७; ८, ३, ९; १२, ३, २, ३; ४;  
 ४, ३, ३; ९, १, ४; ७; ८; १३, ४, १,  
 १५; १५, ५, ३, १०; ६, २, १३; ११,  
 ५; ७, १, ९; ९, ३, ४, १; तै. १, ३,  
 ७, ४; २, २, १, ७; ७, ७, १; ३, २, ७,  
 २; ४; ३, ७, १; ८, १, ७, ४; तैआ. १,  
 १७, १; २३, ४; ३, १३, १; ६, १,  
 २; १०, १, ५; जै. ७८; १४३;  
 १४४; जैठ. १, १२, २, ७; २, ५,

† 'पुरीपम्' आ. पाठ. ।

१,५; ३,१,३,४; ४,६; ६,६,५;  
गो. १,५,५; -घा: ऐआ. २,६,  
१; ३,२,३; शांआ. ८,३, शा. ५,  
२,५,२; ३; ८,२,४,३: १०,२,३,  
११; १५; ११,६,१,३-६; १४,६,  
९,२८; तै. २,७,९,२: तां. १०,  
१२,९: २४,११,२; जैउ. १,८,  
३,३; ७; -घाणाम् ऐ. ८, ११;  
शांआ. ६,१९; शा. ६,१,१,४; ७;  
९, २,३, ५१; जै. १६१; -घात्  
शां. ६,९: शा. १,८,३,६; ३,१,  
२,१६; ५,१,२, १४; ४,३,११:  
६,१,१,१०; ३,१: ३,१,२४: ७,४,  
२,१; २; १२, ४,१,७; तै. १,६,  
९,७; २,७,११,३; तैआ. १०,१,  
२; १८,९,४; जै. ८६; ष. २,१;  
३,९; -घात्-घात् गो. १,२,२;  
३; -घात् शा. २,३,४,३२; ३३;  
५,२,५,१; २; ३; ४; ६,१,१,२;  
३; ९,२,३,४४; ५१; १०,२,२,  
१: २,६, १०; ११,६,१, ३-६;  
१३,६,२,१; ९; १२; ७,१,८: १४,  
६,९,२८; का. १,४,१, २३; तै.  
२,७,९,२; तैआ. १०, १,१; तां.  
८,१०,६; जैआ. १, ३३१; -पाय  
ऐ. ५,३१; शा. २, ६,२,११; ६,  
३,१,२२; का. १, ६,२,६; तैआ.  
१०,१,५; ६; ४६,१; सा. १,२,  
५; -घायड-पाय ष. १,७; -घे  
ऐआ. २,३,२; ७; ५,१; ३, १,२;  
शां. ७,४; १०, १; शांआ. ७,  
४; १०,१; शा. १,१,३,२; ३,५,  
१३; ५,२,५; ८,३,६; १२: ३,१,२,  
१३; १४; ३,२०; ८,१,३: ५,२,४,  
१०; ३,४,४; ६; ४,१,१३; ५,४,  
२७; ७,४,१,२३; २४: १०,२,  
३,५: ६,१८; ३,१,९; ५,२,४; ६,  
१, ११; ११, १,२, ३; ६, २९;  
२,१,२; ३; ६,३,७; १२,३,२,१;  
२; १४, ६,९,५; ८,१०,१: का.

२,१,३,१; तै. १,१,९,५; ३,७;  
४; ८,५,३; २,२,१,७; ३,३,६,६;  
९,६,३: तैआ. ५,३,४; ६,९; ८,  
८,५; ९, १०,४; जै. १४; ८६;  
१०४; १६९; जैउ. १,१२, २,३;  
४; ३,१,१, २०; ६,४,१; ७,५;  
८,३; ४,११,४,६; ष. २,७; गो.  
१,४, २०; ५,५; २,६,२; -घेण  
शा. ६,१,१,६; १०,२,२,६; १३,  
६,२,१२; तैआ. ३,१२,३; १०,  
१०, ३; ष. २, ३; -घेभ्यः शा.  
१३,५,४,२४; -घेषु शा. १०,२,  
३,५; -घै: शा. ११, ६,१,३-६;  
८-११; -घौ तै. ३, २,४,४; ९,  
४; जै. १८६; -घौडइव शा. १२,  
९,१,१२. =पूरुष-अद्र.  
पुरुषी-घीणाम् तै. २,४,५,६;  
तैआ. १,२९,१; -घीम् तां. २५,  
१०,२२.  
पुरुष-काम-मा: तां. २३, १४,२;  
-माय तां. ८,१०,५.  
पुरुष-गति-ति: आ. २,७,१०.  
पुरुष-छन्दस्-न्दस: तां. १४,५,  
२६; ११,३५; १५,५,३२.  
पुरुष-छन्दस्-सम् ऐ. ४, १०;  
शा. २,३,४,३३; का. १,४,१,२३.  
?पुरुषस्योनर्वा जै. १४४.  
पुरुष-स्व-म् तैआ. १,२३,४.  
पुरुष-मात्र-म् शा. १३,८,१,१९;  
२०.  
पुरुष-मेधु-घ: शा. १३,६,१,३; ६;  
७; ९: ११; २,१; १२; १९: २०;  
गो. १,५,७; -घम् शा. १३, ६,  
१,१; ११; -घस्य शा. १३, ७,१,  
८; -घात् गो. १, ५,७; -घे ष.  
४, ३; -घेन शा. १३, ६, १,१;  
गो. १,५,८.  
पुरुष-रूप-पम् ऐआ. १,४,२; शा.  
१४, ६, ११, ३; -घेण ऐ. ७,  
१५; ऐआ. २,२,१.

पुरुष-रूपक-म्डइव ऐ. ७, २.  
पुरुष-वत्-वान् शा. २, ३,४,३३;  
५,२,५,४; का. १, ४,१,२३.  
पुरुष-वाच्-च: शा. १४,९,१,३.  
पुरुष-विध-घ: शा. ६,७,४,३; १४,  
४,२,१; तैआ. ८, २,१; ३,१;  
४,१; ५,१; -घम् शा. १०, ६,  
१,११.  
पुरुषविध-ता-म् तैआ. ८, २,  
१; ३,१; ४,१; ५,१.  
पुरुष-विधि-घि शा. १२,५,१,  
१३.  
पुरुष-व्याघ्र-घा: शा. १३,२,४,२;  
४; तै. ३,९,१,३; ४; जै. १५०;  
-घाय तै. ३, ४,५,१.  
पुरुष-व्रत-तम् जआ. २,१०,१; -तै  
आ. २,२०,१; जैआ. २, ८,१०;  
सा. १, ४, १७; -तेन सा. २,  
८,३.  
पुरुष-शीर्ष-म् शा. ७, १,१, ४४;  
५,२,१३; २३.  
पुरुष-सत्र-म् तां. २३, १४,४.  
पुरुष-संमित,ता-त: शा. ३,१, ३,  
३,४,२३; ९,३, ३२; तै. ३, ७,  
११, ५; -तम् तां. २०, १४,  
८; -ता शा. १, २, ५, १४; का.  
२,२,३,१२.  
पुरुषा(-शडअ)-क्षर-राणि ऐआ.  
५,१,६.  
पुरुषा(-यडआ)-जान-न: शा. ३,१,  
३,४.  
पुरुषा(-यडआ)-नय-य: मं. २,  
४,८.  
पुरुषा(-यडआ)-युप-य: ऐआ. २,  
२, १; ३,८; -पाणि शांआ. २,  
१७.  
पुरुष्य-म् जैउ. ३,७,१,२.  
पुरुषी(-रुडअन्च्)-ची: शा. १३,  
८,४,१२; तै. १, २, १,२; ३,७,  
११,३; तैआ. ६,१०,२.

† 'पुरुषः छन्दसः' इति मुपा.अशुद्धः । † 'पुरुषस्य । उ । लु । अव' इति वा भवेत् । लु. शा. ३,१,२,१४; १५.

पुरुवस्, पुरुवस्- पुरु- गद्र.  
पुरु(-रुड-)-रु- -रुणा॥ तां. १३,  
२,४.

पुरोक्ष-, पुरोगन्त्र, वा-, पुरोगा-, पुरो-  
जिति-, पुरोज्योतिस्-, पुरो(ळा)डाश-,  
पुरोधा-, पुरोहित, ता-, पुरोऽनुवाक-,  
पुरोनुवाक्या-, पुरोबलाक-, पुरोया-  
वन्-, पुरोयुध-, पुरोरथ-, पुरोरुच्-,  
पुरोवसु-, पुरोवात, पुरस्- गद्र.

पुल्लिन्द- -न्द्रा: ऐ. ७, १८.

पुलुप- -पः, -पाय जैड. ३, ७, ३, २.

√पुप्, पुप्यति ऐ. १, २९; २, १; श.

२, २, ३, ५; ३, १, २, २०; १३, २,  
९, ८; का. १, २, ३, ४; तै. २, ३, ३,  
२; पुप्यति श. १४, २, १, ९; २,  
३, २; ४, २, २, ५; तै. २, ८, ८, ३; ३,  
९, ७, ३; तां. १९, ५, १०: १४, १;  
२१, १०, ७; ९; २२, ७, २; सा. ३,  
३, ४; प. ३, ७; पुप्यतिऽइव शां.  
२, ५, १५; पुप्यन्ति तां. १०, १,  
६; २, ५, १६, ३; पुप्यति श. १४,  
२, १, १५; ९, ४, २८; तैआ. ४,  
८, २; पुपोप तै. ३, ७, ६,  
४; पुप्यतु श. ६, १, २, १;  
अपुप्यत् तै. २, ३, ३, १; २; तां.  
२१, १०, ५; २२, ७, २; अपुप्यत्  
तै. २, ३, ३, २; तां. १९, १४, १;  
२, ५, १६, ३; पुपेयम् श. ३, ३,  
३, ८; पुप्यासम् श. १४, ९, ४,  
२३.

पोपयति शां. ५, ५; तै. १, ६, २, ५;  
अपोपयत् तै. १, ६, २, २; ४.

पुष्कर- -रम् श. ४, १, ५, १६; ६, ४,  
२, २; ७, ४, १, ८; १३; -रस्य तै.  
१, २, १, ४; -रात् ऐ. १, १६;  
शां. ८, १; श. ६, ४, २, २; -रै  
श. ६, ४, १, ८; ७, ४, १, ९; गो.  
१, १, १६; -रै: तैआ. १, २२, ९.  
पुष्कर-वण्ड- -ण्डै: तैआ. १, २२, ९.  
पुष्कर-पर्ण- -र्णम् श. २, १, १, ८;

६, १, २, ३, ०; ४, १, ७; ९; १२; ३,  
६; ७, ३, १, ९; २, १, ७; ४, १, ७;  
८; ११; १२; ८, ६, ३, ७; १०, ४, ३,  
१४; ५, १, ५; २, ६; ७; २१; २२; ४,  
१५; ५, १०; का. १, १, १, ६; तै.  
१, १, ३, ६; तैआ. १, २५, १;  
-र्णात् श. ८, ३, १, ११; ६, ३,  
७; -र्णानि तैआ. १, २६, ७; -र्णे  
श. ६, ४, १, ७; ७, ३, २, १४; ४, १,  
११; १२; १३; ८, ३, १, ११; ६, ३,  
७; तै. १, १, ३, ६; तैआ. १, २३,  
१; -र्णे: तैआ. १, २२, ९.

पुष्कर-वर्ण- -म् तैआ १, २५, १.  
पुष्कर-स्रज- -स्रजम् तां. १८, ९, २;  
६; मं. २, ३, १६; -स्रजौ श. ४, १,  
५, १६; १४, ९, ४, २०; तैआ. १०,  
४०, १; मं. १, ४, ७; ५, ९.

पुष्करि(न्-)-णी- -णी: श. १४,  
७, १, ११; -णीम् श. १४, ९, ४,  
२२; -ण्य: श. १४, ७, १, ११.

पुष्कल- -लम् तै. २, ७, १५, ३; तैआ.  
१, ७, १; -लान् तां. ८, ५, ६;  
-लेभि: तै. २, ७, १५, २.

पुष्ट, पुष्टा- -ष्ट: तां. १०, १, १५; १३,  
१, १२; ६, १६; -ष्टम् श. १, ९,  
१, ५; २, ३, ४, १३; ३८; १३, २,  
९, ८; ५, २, ८; का. १, ४, १, ११;  
२२; २७; तै. १, ४, ५, ४; ३, ९, ७,  
२; तां. २०, १४, ५; -ष्ट: तां.  
२१, १०, ९; -ष्टात् श. १२, ८,  
३, २२; -ष्टे श. १२, ८, ३, २२;  
तै. २, ६, ५, ६; -ष्टै: तै. ३, ७,  
१०, २; -ष्टौ मं. २, २, ४.

पुष्टि- -ष्टि: ऐ. ८, ७; ऐआ. १, १,  
१; श. ३, १, ४, ९; १४; तै. १,  
१, ३, १; २, १, २२; २, ४, ८, ६; ५,  
७, ४; ७, २, १; ३, ९, ८, ३; १२, ६,  
२; तां. १०, १, १५; २१; जै. ८९;  
प. १, ३; -ष्टिम् ऐ. ८, ८; श. १,  
९, २, ३३; २, ४, १, १; ४, ५, ६, ४;

६, ९, २४; १, २, २, ७; ६, ६, १,  
२१; ११, ४, ३, ३; १६; १४, १, ३,  
२२; का. १, ४, २, १; तै. १, १,  
१, १, ६, ३, २; ७, ८, ७; २, ४, ८,  
५; ५, ७, ४; ६, १७, ६; ७, २, १; ९,  
३; ३, २, २, ८; ३, १०; ३, ११, २;  
७, ६, ६; ९, ८, ३; १०, ५, १; तैआ.  
३, ७, १; २; ३; ४; १०, १, ८;  
तां. १९, १४, १; मं. २, ४, ७;  
-ष्टे: ऐ. २, १; -ष्ट्या तै. १, ४,  
५, ४; -ष्ट्याम् तै. १, १, ३, २; ३,  
७, ८; -ष्ट्यै ऐ. ८, ८; तै. १, ३,  
७, ८; २, ७, ७, ७; ३, ४, ९, १; तैआ.  
६, १, ३; तां. ८, ५, १२; ९, ४, ९, २,  
१९; १३, १, १२; ६, १६; ११, १४;  
१, ५, १४.

पुष्टि-कर्मन्- -र्म शां. ५, ५; गो.  
२, १, २३.

पुष्टि-काम, मा- -म: ऐ. २, १;  
ऐआ. १, १, १; का. १, १, ३, ७; तां.  
२१, १०, ५; -मम् श. ९, ३, ४,  
१४; -मस्य प. ४, ४; -मा: तै.  
२, ३, ३, १.

पुष्टि-डा- -म् तै. ३, १, ३, ३.  
पुष्टि-पति- -तय: तै. १, ६, २,  
२; -ति: श. ११, ४, ३, १६; मं.  
२, ४, ७.

पुष्टि-पति- -ती तै. ३, १, २, ९.  
पुष्टि-पत्नी- -त्नी तै. २, ५, ७, ४.  
पुष्टि-मत्- -मत् ऐ. २, ४०; ४१;  
श. ११, ४, ३, १९; -मन्तौ श. ११,  
४, ३, १९; -मान् ऐ. २, ४०; ४१;  
ऐआ. १, १, १; श. १०, ६, १, ५;  
१४, १, ३, २२; सा. ३, १, २.

पुष्टिमती- -त्यै तै. ३, ८, ५, २.

पुष्टि-वर्धन- -न: श. २, २, ४, ३५;  
११, ४, ३, १९; का. १, ४, १, २५;  
-नम् श. २, ६, २, १२; का. १,  
६, २, ७; तै. २, ६, १७, ६; -ना  
तै. २, ६, १८, ४.



पृष्प- -प्पम् ऐआ. २,३,६<sup>३</sup>; तै. ३,  
७,१४,२; ३<sup>३</sup>; तैआ. १, २२, १<sup>३</sup>;  
तां. १,६,८; १५,३,२३; गो १,  
१, ३९; -प्पम्ऽइव शांआ. १२,  
६; -प्पाणाम् शा. १४, ९,४,१॥;  
-प्पाणि शांआ. ३,३; शा. १४,९,  
४,१॥; तां. ८, ४,१; जैउ. ४,३,  
१,१; सा. २, ७,५; -प्पेस्यः तै.  
३,८,१७,४.

पृष्प-फल- -म् प. ५,७.

पृष्प-यज्ञस्- -ज्ञासः, -ज्ञाः वं. ३.

पृष्प-वत्- -वान् तैआ. १, २२, १<sup>३</sup>.

पृष्पवती- -तीः, -त्यः शा. ६,४,  
४,१७.

पृष्पा(-प्पऽअ-)-न्त- -म् सा. ३,  
८,५.

पृष्पि(न्-→)णी- -पयौ ऐ. ७, १५.

पृष्प- -प्यम् आ. २, १, ८; जैआ.

२, ११, ८; -प्ये प. ४,६; -प्येण

शांआ. १२, ८; सा. २, १, ३; ६, १६.

पृष्प्यत्- -प्यन् शा. ३, १, २, २०<sup>३</sup>;

-प्यन्तः ऐआ. ५, २, २.

पृष्प्यन्ती- -न्ती तां. ८, ४, ४.

पृष्प्यसे शा. ३, १, ४, १८; १९; ६, ६,  
१, २१.

√पू पवते ऐ. १, ७<sup>३</sup>; ४, २०; २५, ५,  
३३; ८, २८; ऐआ. १, २, २; ३; शां.

२, ७<sup>३</sup>; १६, ९; शा. १, १, ३, २; ६;  
४, २, २; २, ४, ७; ३, २, ५; ७, १, ३;  
१२; ८, ३, १२; ९, २, २८; २, १, ४,  
२१; २, ४, ६; १०; १६; १७<sup>३</sup>; ३, १,  
२२; ६, ३, ७; ३, १, ३, १९; २०;  
२२; ४, २, ५; १०; ११; ६, १,  
१६; ८, ३, २१; ९, २, ५; ४,  
१४; ४, १, १, ११; ३, ३; ४, ४,  
१३; ५, १, २, ७; २, ४, १०; ६, १,  
२, १९; ४, ३, ४; ५, ४, १४; ७, १,  
२, ५; २१; ३, १, १; ८, १, १, ७; ६,  
१, १७; ९, २, १, १५<sup>३</sup>; १०, ३, ३,  
७; ५, १; ४, ४, ३; ११, १, २, ३; ६,

१७; ५, ८, २; ६, ३, १०; १२, १, १,  
१; ४, १, ११; १३, ६, २, १; १४, १,  
२, २, ३; २, १, ९; २, २-११; ३, २; ६,  
९, ९; १०; का. १, १, ४, २०; २१;  
२, ४, ५; ८; १२; १३<sup>३</sup>; ३, १, १४; ६;  
३, ५; २, १, ३, १; ३; ३, २, ३; २, २,  
५<sup>३</sup>; तै. २, ३, ९, १; २; ३, ११, ७,  
१<sup>३</sup>; पवते शा. १, १, ३, २; ८, ३,  
१२; ४, २, २, १२<sup>३</sup>; १३; १५<sup>३</sup>; १६;  
५, ७; ६, ७, १९; ५, १, २, ७, २, ४,  
१०; ७, ३, १, १; ८, ७, १, २०; ७,  
३, ९; ९, ४, २, ४; ११, १, २, ३; १२,  
७, ३, १, २; १४, ४, १, १४; का. २,  
१, ३, १; तै. २, ३, ९, २; ३<sup>३</sup>; ४<sup>३</sup>;  
४, ५, १; ६, १, ३; ३, २, ३, ५;  
तैआ. २, १०, १; ५, ४, १३; ६, ३,  
२; ८, ८, १; तां. ६, ६, १८; १०,  
६; ८, ५, १४; १०, ५, २; ९, २; ११,  
५, १<sup>३</sup>; १०, ६; १२, ११, ६; १३, ५,  
६; ७, १; १४, ९, ४; जै. ९०;  
१४६; १७५<sup>३</sup>; जैउ. १, ६, १, २;  
३, ७; ८, १, ४; ११, २, ३; ३, १, १,  
१; ४, १२; २, १, २; ४, २, १; ५, १;  
६, ४, ६; ७; ६, २; ७, २, २; सा. १,  
३, ४; ४, ८; २, ६, १५; ८, १; गो.  
१, ३, २; ४, १; २, ५, ४; ६, १६;  
पुनीते ऐ. ६, ३६<sup>३</sup>; तैआ. २, ८,  
१<sup>३</sup>; गो. २, ६, १६<sup>३</sup>; पुनाति शां.  
८, ५; ३०, ८; शा. ४, १, १, ४; १३,  
१, १, २; तै. १, १, ५, १०; ३, ७, १;  
७, २, ६; ३, २, ५, ११; ३, ७, ४; ७,  
९, ९<sup>३</sup>; ८, २, ४; पुनाति शा. १२,  
७, ३, ८-१२; तै. १, ८, ५, ५<sup>३</sup>;  
तां. ४, २, १६; ६, १०, २; १६, ५,  
१०; सा. २, १, ५; गो. २, १, १;  
४. ?पुनति जै. १९४; पुनते शा.  
१२, ८, १, १७; तै. १, ४, ८, ६;  
पुनते शा. १३, २, ९, ९; ५, २, १०;  
तां. २५, ५, २; पवन्ते तै. २, ४,  
३, १२; तां. ४, २, १५; १३,

११, ६; पवन्तेऽइव तां. ११, १०,  
३; पुनन्ति ऐ. २, २<sup>३</sup>; शा. १२,  
७, २, १३; तै. १, ८, ५, ५<sup>३</sup>;  
३, ६, १, ३; पुनन्ति शा. १२, ८,  
१, ९-१६; का. १, १, १, ३; तैआ.  
१०, ४८, १; ४९, १; ५०, १; पवसे  
शां. १, ४<sup>३</sup>; शा. २, २, ३, २२; १३,  
८, ४, ८; का. १, २, ३, १८; तै. १,  
४, ६, ७; २, ६, ३, ४; तैआ. २, ५,  
१; तां. ६, १०, १; ९, ८, १२; पुने  
शा. ३, १, २, २३; पुनामि तैआ.  
६, ३, २; पुनीमहे तै. १, ४, ८, २<sup>३</sup>;  
४; ६; पुषुचे तां. ७, ३, १; पुषुषुः  
शां. २८, ३; पवताम् तैआ. ४,  
४२, १; पुनातु तै. १, ८, ५, ५; २,  
६, १, २; पुनातु शा. १, ७, १, १६;  
३, १, ३, २२<sup>३</sup>; ५, १, १, १६; ६, ३,  
१, १९<sup>३</sup>; १३, ८, २, ६<sup>३</sup>; तै. १, ४,  
८, १; ३; ६<sup>३</sup>; ३, ७, ४, ११; तैआ.  
४, ४२, ५; १०, १, १३; १४<sup>३</sup>; २३,  
१<sup>३</sup>; ६, ३, २<sup>३</sup>; ४, २; ९, २; मं. १,  
१, १; सा. ३, ८, ५; पुनीताम्  
तै. १, ४, ८, ३; पुनन्तु शा. ३, १,  
२, ११<sup>३</sup>; तै. १, ४, ८, ६; पुनन्तु  
तै. १, ४, ८, १<sup>३</sup>; २, ६, ३, २<sup>३</sup>; ४;  
तैआ. १०, १, १२; १४; २३, १<sup>३</sup>;  
तां. ६, ६, ७<sup>३</sup>; पवस्व ऐ. ८, ८;  
२०; शा. ४, ५, ४, ९; तै. १, ८, ८,  
२; २, ६, ३, ४; पवस्व शा. ४, १,  
१, ९<sup>३</sup>; ११, ५, ६, २<sup>३</sup>; ३<sup>३</sup>; तैआ. २,  
५, १; ४, ६, २; तां. १, २, ९<sup>३</sup>; ४, २,  
१७; १८; ६, ६, १७<sup>३</sup>; ९, ६; ७; १०;  
११; १०, ९; १२; १९; ८, ४, ५; ११,  
५, १; ६, १-३; ८, १; १०, ३; १२,  
९, १; २; १३, १, १; ५, ४; ११, ७;  
१४, ३, १; ११, १; ५; १५, ५, ३; ५;  
१६, ११, २; १८, ८, १०; १३; सा.  
१, ४, १४; ७, १३; पुनीष्व जैउ.  
१, १७, १, ७; ९; ११; पुनाहि तै.  
१, ४, ८, १; ३; पवथाम् शा. ४, ५,

६,२;३; पुनीध्वम् जैड. १, १८,  
१,११; पुनीत तां. १०, ३, १०;  
जैड. १, १६, १, ३; पुनाम जैड.  
१, १६, १, ४-७; अपुनीत जैड.  
१, १६, २, १; १७, १, ८; १६, २,  
१; २; १८, २, १; २; अपुनात् तै.  
१, ४, १, १; तां. १४, ४, ७; अपु-  
नत तै. १, ४, ८, ३; जै. २०;  
अपुनत् श. ३, १, २, ११; जैड.  
१, १६, १, ४-७; पवते जैड. १,  
१, २, ५; पुनीयात् तै. १, ८, ५,  
५.

पूयते श. १२, ७, ३, ११; पूयन्ते  
तैआ. १, ८, ७.

पवयते तै. ३, २, १०, २; पवयति  
श. १२, ४, ४, ६; ७; तै. २, ७, ९,  
५; पवयति तै. १, ७, ६, ४; २, ७,  
९, ५; पावयति श. ४, १, १, ९;  
२, ४; पावयति श. ३, १, ३, १८;  
२२; ८, २, ३; ४, १, १, ३; २, ५, ९,  
५, ४, २२; १२, ८, १, ८; पावयतः  
श. १२, ७, ३, २२; पवयन्ते तै.  
३, ९, ७, ४; पावयन्ति ऐ. १, ३;  
श. १२, ८, १, ९-१६; ९, ३,  
१२; १५; तां. ६, ६, ६; १९;  
८, ४; ७, ३, ३; पवायात् तैआ. २,  
६, १; अपावयत् श. ४, १, २, ५;  
तां. ८, ४, ५; पावयेत् श. १२, १,  
१, १०; गो. १, ४, ६.

पवा-पद्. पवमान-, पावमान-  
गद्.

पुनत्-नन्इव श. १३, २, ९, ५;  
तै. ३, ९, ७, २; -नन्तः गो. १,  
२, १९.

पुनती-ती तै. १, ४, ८,  
२; २, ६, ३, ४; मं. १, ६,  
२७.

पुनान्,ना-नः तां. ११, ८, ३; १२,  
९, ५; ११, ३; १४, ३, ३; १५, ९,  
२; १६, १६, ८; सा. १, ४, ३; जै.

२०; १६८; -नाः तैआ. ३,  
१४, २.

पूत्,ता-तः ऐ. ४, २४; श. ३,  
१, २, १२; ४, १, १, ३; २, ५; ५,  
५, ४, २२; १२, १, १, १०; ६, १,  
२४; ७, ३, ९; १०; ८, १, १७; १४,  
८, १५, १२; तै. १, १, ५, १०; ३, ३,  
७; ८, ५, ५; २, ६, १, २; ३, १०, १,  
३; १२, ३, ४; तैआ. २, ७, १; १०,  
१, ११; तां. ६, ६, ६; ७; १७, ५,  
७; जै. २०; सा. १, २, ९; ३, १;  
५, १४; १५; २, १, ६-८; -तःइव

तैआ. २, ८, १; १८, १; -तम्  
ऐ. १, ३; शां. २०, ४; २१, ४;  
२२, ५; श. ७, ३, १, २२; ५, २,  
११; १२, ८, १, १२; ९, २, ७;  
१३, १, १, २; तै. १, ४, ८,  
४; ६; २, ३, ९, ६; ४, ४, ९;  
६, ६, ४; ३, ८, २, ४; तां. ६,  
१०, ८; १६, ५, १०; जै. ९; जैड.  
१, १६, २, १; १७, २, २; १८,  
२, ३; -तया श. १२, ८, १, १६;  
-तस्य तां. १८, १, १२; -ता श.  
५, ५, ४, २२; १२, ८, १, १६; तैआ.  
१०, २३, १; जैड. १, १६, १, ८;  
-ताः श. ४, १, १, ४; ५; तै. ३,  
७, ४, १७; १२, ३, ४; तैआ. ६,  
३, २; १०, २; १०, १, ११; तां. ६, ५,  
११; जै. २०; १६२; जैड. १,  
१६, २, १; १७, २, २; १८, १, ११;  
२, ३; -तानि श. १२, ८, १, १७;  
जै. १६५; जैड. १, १६, २, १;  
१७, २, २; १८, २, ३; -ताम्  
तै. १, ८, ६, ५; -ताय श.  
१४, ३, २, १५; -तेषु जै.  
१६५.  
पूत्-दक्ष-क्षः ऐ. ७, ७; तै. २,  
७, १२, ३; -क्षम् ऐआ. १, १, ४;  
शां. २६, ११; तां. १२, २, ३; १५,  
२, ५.

पूत्-भृत्-भृत् श. ४, ४, १, १२;  
-भृत् श. ४, ४, १, १२; ५, ४, ७;  
१०, ८; -भृत्म् ऐ. ७, ३२; श.  
४, ३, ५, ९.

पूत्-वत्-वन्तः ऐ. १, २०.  
पूत्वा श. १२, ७, ३, ८; तां. ९, २,  
१४.

पूयमान,ना-नः श. १२, ६, १, २३;  
-ना श. ७, ५, २, ११; १२,  
८, १, १६; -नायाम् शांआ.  
१२, १.

पूय-गेन शां. १६, ७.

पूजित(√पूज)-तः आ. १.

पूति-पूतिक-√पूय अद्.

√पूय,पूयति श. ४, १, १, १३; पूयति  
श. १४, ८, १३, १; जै. ९१; १५७;  
पूयेत् ऐआ. ३, २, २; शांआ. ८,  
२; श. ७, ३, १, ४५; ९, ५, २,  
१४; अपूयीत् जै. १५७.

पूति-तयः श. ३, २, १, ११; ६, ६,  
१, २४; -तिः श. १, १, १, १; ३,  
५; ३, १, २, १०; ३, १८; ४, १, ३, ६;  
का. २, १, १, १; ३, २; गो. २, ४,  
७; -तिम्इव जैड. २, ५,  
३, २.

पूतिक-कः तां. ९, ५, ४; -काः  
श. १४, १, २, १२; तां. ८, ४, १;  
९, ५, ५; -काम् तां. ९, ५,  
३; ४.

पूतिक-स्तम्-म्भे तैआ. ५, २,  
१०.

पूय-यः श. ३, १, ३, १०.

पूयत्-यन्इव श. १४, १, २,  
१२.

पूरण(√पू)-म् श. ११, २,  
४, २.

पूर्य(त्→)न्ती-न्ती तै. ३, १०,  
१, १.

पूरयित्वा श. १४, ९, ४, १८; तैआ.  
१, २२, ८; गो. २, ४, ६.

पूर्ण, पूर्णा- -र्णः शां. ११, ५, शा. ८, १,  
 ४, १; ११, २, ४, १; तै. ३, ३, १०,  
 ४; तैआ. ८, २, १; ३, १; ४, १; ५,  
 १; जै. १४६; १६४; जैउ. १, १८,  
 ३, ३; ३, १, २०; मं २, ४, १२;  
 गो. २, १, १०; ३, ११; -र्णःऽइव  
 तै. २, २, १, २; -र्णस् एआ. २, ३,  
 ६; शांआ. ६, २; ८; शा. १, ९, ३,  
 ३; ५; २, २, १, ३; ३, १, ४, २२;  
 ४, २, २, २; ३, २; ४, ३; ५, २,  
 ३, १; २, २, ३, ४; १३, ४, १, १०;  
 १४, ३, २, २; १८; ५, १, ५; ८, १,  
 १; ९, ३, ९; का. १, २, १, २; तै.  
 १, ३, ३, ७; ४, ९, १; २; ६, ८, ४;  
 तैआ. १०, १०, ३; तां. ४, ८, १३;  
 १५, १२, ३-५; ष. १, ३; -र्णस्ऽ  
 इव शा. ११, २, ४, ७; -र्णया तै.  
 २, २, १, २; -र्णस्य शा. १४, ८, १,  
 १; जै. १६५; -र्णा शा. २, ५, ३,  
 १७; ७, ४, १, ३७; ३८; ४१; ४२;  
 ११, २, ४, ३; ४; १४, ५, ४, २; ७,  
 ३, ३; का. १, ५, २, १६; तै. १, ५,  
 १, ५; ३, १, १, १२; ७, ६, ११;  
 १०, १, १; तैआ. ८, ८, १; जै.  
 १८१; -र्णाः शा. १३, ५, ४, ४;  
 १४, ७, १, २०; तै. २, ७, १३, ४;  
 ५; तां. १३, ६, ३; १४, ६, २;  
 ३; -र्णात् शा. १४, ८, १, १; तां.  
 ४, ८, १३; १५, १२, ३; ४; -र्णान्  
 शा. ११, ५, ५, १३; १४, ८, १५, ९;  
 तै. २, १, ३, ६; -र्णास् ए. ६,  
 ३५; शांआ. १३, १; शा. २, २,  
 १, ३; ४, २, ५, १०; ११, ५, ६, ३;  
 १२, ५, २, ७; का. १, २, १, २;  
 तैआ. २, १४, १; ३, ११, ५; मं.  
 २, ५, १४; -र्ण सा. १, ५,  
 १५.  
 पूर्ण-कु(म्भ→)म्भा- -म्भाः  
 एआ. ५, १, १; जै. १६५.  
 पूर्ण-ख- -खन मं. १.

पूर्ण-त(र→)रा- -रा गो. १, ३,  
 १२.  
 पूर्ण-द्वर्ष- -र्वस् का. १, ५, २, १६;  
 -र्वाय शा. २, ५, ३, १६; का.  
 १, ५, २, १५; -र्वेण शां.  
 ५, ५; गो. २, १, २३.  
 पूर्ण-पात्र- -त्रस् शा. १, ५, २,  
 १५; ९, ३, १; ४; ११, ७, २, १; तै.  
 ३, ३, १०, ४; -त्रान् शा. ४, ४,  
 ३, १३; -त्रे तै. ३, ३,  
 १०, ३.  
 पूर्ण-मस- -माः शा. ११, २, ४,  
 १-५; ७; ८.  
 पूर्ण-मास- -सस् शा. ११, २, ४,  
 ८; तै. १, २, १, १४; ३, ७, ५,  
 १३; -साय शा. ११, २, ४, ८;  
 तै. ३, ७, ५, १३.  
 पूर्ण-वन्धुर- -रः शा. २, ६, १,  
 ३८; का. १, ६, १, २५.  
 पूर्ण-होम- -स् मं. २, ६,  
 ११.  
 पूर्णा(-र्णऽआ-)हुति- तिः शा.  
 १३, १, ८, ८; तै. ३, ८, १०, ५;  
 गो १, ५, ७; -तिभिः मं १, ३, ६;  
 -तिस् शां. १८, १४; शा. २, २, १,  
 १; ५, २, ३, १; ९, २, ३, ४३;  
 १३, १, ७, ४; ८, ८; ४, १, १०; १४,  
 ३, २, २; १८; का. १, २, १, १; तै.  
 ३, ८, १, ५; ११, २; -तेः गो.  
 १, ५, ७; -त्या मं. १, ३, १-  
 ५; गो. १, ५, ८.  
 पूर्णाधनी(-र्णऽऊधस्)- -स् जं.  
 १६७.  
 पूर्त- -र्तस् ए. ७, २१; २४; शा. ९,  
 ५, १, ४९; तै. २, २, ५, २; ३, ७,  
 ५, ४; तैआ. २, ६, २; -र्ताः जै.  
 १६१.  
 पूर्ति- -र्तिः एआ. ४, १, १.  
 पूर्तिन्- -र्ती गो. २, १, ५.  
 पूर्त्यमाण, णा- -णा तै. ३, १०, १, १;

-णेषु सा. ३, ४, ७.  
 पूर्व, पूर्वा- -र्वः ए. १, ३०; २, ३०; ३,  
 ३२; ४, २०; २२; २५; ६, १४; ८,  
 २६; २८; शां. १, ४; ७, १; ८, ९;  
 ११, १; २३, ४; २६, ६; शा. १,  
 १, १, ८; ३, ३, १२; २, १, ४, २; २;  
 ४, २; ३, ३, ४, १४; ४, १, ३; ४, १,  
 ३, १५; ५, ९, १; ६, ५, २, २२; ७, ४,  
 १, २०; १०, २, २, ४; ५, ३, ३-७;  
 ९; ११; ११, २, ७, ९; १३; १२, ५,  
 २, ९; १०; ११; १४, १, १, ४; ४,  
 २, २; ७, १, १; का. १, २, ४, २; २;  
 २, ४, ६; तै. १, ४, ६, ५; २, ४, ६,  
 ४; ३, ७, ४, ३; ४; ५; ८, ९, ३;  
 १७, १; तैआ. १, २, ३, ४; ३, १, ३,  
 २; ६, ६, १; १०, १, ३; तां. ९, ४,  
 २; १०, ४, १; १७, १०, ४; २५,  
 १३, ३; जै. ६; १३९; जैउ. ३, २,  
 ५, १२; सा. ३, ४, १०; गो. १, १,  
 २३; २७; २, १, १२; १७; ३, १२;  
 -र्वऽऽर्वाः तै. २, ४, ३, १३; -र्वस्  
 ए. १, ४; २१; २९; ३०; २, २०;  
 ४०; ४१; ३, २७; ३२; ४३; ४,  
 २८; ६, १७; ७, ६; ३३; ८, १; ४;  
 २७; एआ. ३, १, ५; ५, १, १; ४;  
 ३, १; २; शां. १, ४; २, ३; ३, ७;  
 २२, ८; २४, २; २६, १३; १४;  
 शांआ. १, ३; २, १६; ७, १२; १३;  
 १४; शा. १, २, ५, १२; १३; ४, ४,  
 १३; ६, ३, ११; ७, ३, १२; ८, १,  
 ३०; ३, २; ३, ३; ३५; २, ५; २, २, ३,  
 ११; ६, ३, ५; ३, २, ४, १६; ४, ३,  
 १२; ४, २, ३, ४; ५; ५, ५, ४; ८, ४;  
 ५, ४, ४, १३; ६, १, १, १०; ५, २,  
 ४; ६, १, ४; ७; ७, १, १, ४; ४;  
 १, २०; ५, १, ३२; ९, २, ३, १७;  
 ३, १, १३; ४, ३, १; १५; ५, १, ४०;  
 ११, ५, ३, ४; ७; १२, २, ३, ४;  
 १३, ३, ६, ४; १४, ७, १, १८; ९,  
 १, ११; का. १, २, ४, २; ६, १, ९;

† 'पूर्णादर्व्या' इति कालि. मुपा. चिन्त्यः ।

२,२,३,११<sup>३</sup>; तं. १,१,५,६; ३,  
 ५,१; ४,२,३; ४,१; ४; ५; १०:८,  
 ३,४; १०,१; २<sup>३</sup>; २,१,४,१,२; ५,  
 ६,५; ६,१०,३; ८,८,१<sup>३</sup>; ३, ६,  
 १३,१; ९,१२,३; १२, १०, १;  
 तैआ. १, २३, ४<sup>३</sup>; ५, ६, ६, ६, ६;  
 ९, १०; ६, १०, २; ९, १०, ६; तां.  
 ५, ७, ४; ७, ६, ९; १०<sup>३</sup>; ८, ९, १७;  
 ११, १, २<sup>३</sup>; ३<sup>३</sup>; ४<sup>३</sup>; ५, १९; ६, ४<sup>३</sup>;  
 ११, ९; १२, १, ५<sup>३</sup>; ७, ७<sup>३</sup>; १३, १,  
 ९<sup>३</sup>; ७, ७<sup>३</sup>; १८, ११, ७; २<sup>३</sup>; २०, ९,  
 २; ११, १; ३; ६; ८; १२, १; १३, १;  
 २३, ३, ६; १२, ५; जै. २५<sup>३</sup>; ९२<sup>३</sup>;  
 १४७; जैड. १, २, २, ५; जैआ. १,  
 १००; २, ५, १; आ. १, १००;  
 १४१; १६०<sup>३</sup>; ३६९; ३७६;  
 ३८२; ४६५; ४८९; ४९२; ४९३;  
 ५५४; २, ८, ९; १७, ५; ६; सं.  
 २, ८, ८; सा. १, ५, १३; १६;  
 ६, ४; २, १, ५; ३, ७, ५; ९; ९, १; ३;  
 गो. १, १, २, ५; ३९<sup>३</sup>; २, २, १; ४,  
 १७<sup>३</sup>; २, १, १; १२; ३, १२; ५, १, ५;  
 ६, १२<sup>३</sup>; १३; १६<sup>३</sup>; -र्वया ऐ. १,  
 २३; २, ३, ३; ऐआ. ५, १, ३; शां. ८,  
 ४; ९, ३<sup>३</sup>; ६<sup>३</sup>; २६, ६; सा. ५, १, २,  
 १६; ५, २८; ७, १, १, ३०; १०, २,  
 ३, १; १३, ४, १, ८; ५, २, ११; १४,  
 १, ३, ७; तै. १, ६, ५, १; ९, ४<sup>३</sup>; ८,  
 ३, २; २, १, ५, ५; प. १, ४; गो.  
 २, १, ११<sup>३</sup>; -र्वयो: ऐ. ३, ४, ४;  
 ५, १०; ६, १२; सा. २, १, २, ११;  
 ३, ५, २, १२; ४, ६; ७<sup>३</sup>; १६; १७;  
 ८, ४, ४, ९; ११, ६, १, २; ७; का. १,  
 १, २, ७; तै. १, १, २, ३; ८; तां.  
 १२, ४, २२; गो. २, ४, १०;  
 -र्वस्मात् शां. २८, ४; सा. ९, ३, १,  
 २०-२३; गो. १, २, १; -र्वस्मात्-  
 र्वस्मान् ऐआ. ५, ३, १; -र्वस्मिन्  
 ऐ. ३, ५<sup>३</sup>; सा. १, ६, ४, १, ४; ४,  
 ६, ८, १९; गो. २, ३, १<sup>३</sup>; -र्वस्मि

सा. ९, ४, १, ६; तां. १४, १, १०;  
 ११; -र्वस्य ऐआ. ४, १, १, शां. ७,  
 १; २, ४, ९; सा. ४, २, ३, ४<sup>३</sup>; ५<sup>३</sup>; ७,  
 ५, २, २, ९; ९, २, ३, १, ८<sup>३</sup>; ११, ५,  
 ५, १, ३; तैआ. ८, ३, १; ४, १; ५,  
 १; ६, १; तां. २०, १२, २; -र्वस्या:  
 सा. १३, ५, १, ११; -र्वस्याम् सा.  
 ८, ४, ४, ९; १२, ४, ३, १; ९, २,  
 ११; तै. ३, ७, २, ४; -र्वा ऐ. २,  
 २६; ५, १३; २६; ७, ११<sup>३</sup>; ऐआ.  
 १, ५, ३; शां. ९, ३; २३, ४; ८;  
 शांआ. ४, ८; १० सा. २, ३, १,  
 २२; २९; २, १६; ३, ५, २, ९; ४, १,  
 ३, १, ५<sup>३</sup>; ५, ८, ४; ६, २, २, १८; ७,  
 १, १, २, १; ८, ६, २, १४; १३, ४, ३,  
 ४; ५, ३, ९; तै. २, १, ४, ३; ७, १;  
 ९, २; ३, १, ३; ९, ९; तैआ. ५, ११,  
 ३<sup>३</sup>; जै. १६८; प. ४, ६<sup>३</sup>; सं. २,  
 २, १, ५; गो. २, १, १०<sup>३</sup>; -र्वाड-  
 र्वा शां. ११, ४; तै. १, ८, १, २;  
 -र्वा: ऐ. ३, ३, ७; शां. १९, ९;  
 २, ५, ७; ८; शांआ. १, ४; सा. २,  
 ५, १, १३; ४, ५, ५, ४; ७, १, १,  
 ३३; २, ४, २, ६; ३, १, १०; ११; ५,  
 २, ४, १; ९, ५, २, ९; १०, ३, ५, ११;  
 का. १, ४, ३, ११; तै. १, ५, १, ४;  
 ६, २, ४; तां. २, ७, ८<sup>३</sup>; ९, ४, १, २<sup>३</sup>;  
 ११, १, २; -र्वाणि शां. २, ४, १;  
 ८; शांआ. २, १; सा. ५, ४, ४, १२;  
 ५, २, ३; ६; ६, ३, १, ४, ३; ६, १,  
 १, ३; ९, ३, ४, ७; ८; ५, १, ३०; ३८;  
 तां. १३, १०, १, ३; १४, ८, २; १२,  
 ९; -र्वाण ऐ. २, ३०; शां. २३,  
 ४; सा. १, ३, ३, १, ३; ७, ३, १, ११;  
 ९, ४, ३, ५; तै. १, ७, ८, ३; तां.  
 १८, ४, ९; -र्वाभि: ऐ. ७, १७;  
 -र्वाभ्यम् ऐ. ३, २, ७; शां. १, ५;  
 सा. २, २, ३, १, ३; ३, ३, ९; १०,  
 ३, ५, २; का. १, २, ३, १, १; तैआ.  
 ५, ७, ५<sup>३</sup>; जै. ४७; -र्वाम् ऐ. २,

३०<sup>३</sup>; ३, ३, ७<sup>३</sup>; ६, १; ७, ११<sup>३</sup>;  
 शां. ३, १<sup>३</sup>; सा. १, ७, ३, १, २<sup>३</sup>; २,  
 ३, १, १, ७; २, १, ७, ८; ६, १, १, ७;  
 ३, ५, १, २, २; २, ३<sup>३</sup>; २, ९<sup>३</sup>; ६, ५, ३,  
 १; ४; ४, ३; ६, ४, १, १; ८, ७, ३, ९;  
 ११; ९, २, १, ५; ११, ६, १, १, २;  
 का. १, ३, १, १०; तै. १, ६, १, १;  
 २, १, ४, ४; जै. १३६<sup>३</sup>; -र्वायाम्  
 प. ४, ४; -र्वासाम् सा. ८, २, २,  
 ३; १३, १, ८, ३; -र्वे ऐ. १, १६;  
 २, ३; ३, २, ७; ४, १, ७<sup>३</sup>; २, ५; ६, २०;  
 ३, ४; ८, २, ३; ऐआ. २, १, १; शां.  
 ५, १; २, ४, २; ३०, ६; शांआ. ४,  
 ५; सा. १, ६, १, ३; ३, ५, १, १, ३;  
 २, ८; १०; ४, ५, १, ३; १, ४<sup>३</sup>; ७,  
 ५, १, ९<sup>३</sup>; ८, ६, ३, १, ५; ७, २, ५, ९,  
 २, ३, ४, १; १०, २, २, ३; ६, ४, १;  
 १२, १, ३, २, ३; २, २, ९<sup>३</sup>; ३, ५, १;  
 ७, ३, १, २; १३, ५, ४, ३<sup>३</sup>; ४, ५, ६;  
 १, ४; २, ३; १४, ७, २, २, ६; ९, १, १०;  
 तै. १, १, २, ४; ८; ३, ३, ५, ५, १, २;  
 ५; ७, ८, २; २, २, ३, ५<sup>३</sup>; ६, ४, ५, ५;  
 ६, ८; ६, १, ६, १; ३, ८, ३, ४; १२,  
 ९, २<sup>३</sup>; तैआ. ३, १, २, ७; तां. ३,  
 ९, २; ९, ४, ८; ११; १२; १२, २, १;  
 २, ५, ८, २; जै. ३; ५, ३; ६, २; १, २, १;  
 १, २, २; १, ३, ६<sup>३</sup>; १, ३, ७, ५, ५<sup>३</sup>; जैड.  
 १, १, ३, २, ७; २, २, ३, १, २; ४, १, १;  
 आ. १, २, ५, ९<sup>३</sup>; २, १, ९, ६<sup>३</sup>; गो. १,  
 १, १, ३; २, ४; २, ७; २, ४<sup>३</sup>; ३, ७; ९;  
 ४, १, ३; १, ७<sup>३</sup>; २, ३<sup>३</sup>; ५, २, २; २, १,  
 १९; ६, २; १, ४<sup>३</sup>; -र्वण ऐ. ३,  
 २, ७; शां. २, २; २, १, १; सा. १,  
 ४, ५, १; ७, ४, १, २<sup>३</sup>; ९, २, २, ४; २,  
 १, ४, १, ६; ३, ३, १, ३; ६, १, १, २; ७,  
 २, २, १; का. १, १, ४, १, ८; ८, १,  
 २, ३; तै. १, ४, ४, १, १; ६, १; ६, १,  
 १; ७, ३, ८; तां. ५, ७, ४; ११, ५,  
 १, ९; ९, २; २, ५, १०, १, २; जै. ४८;  
 जैड. १, १, ६, १; सा. २, ३, १, १;

† 'पूर्वर्वाः' इति मुपा. अशुद्धः ।

६, १४; ७, १०; ३, २, २; ६, १; ५, ३, ११; -वैभ्यः तै. ३, १२, ९, २; तैआ. ६, ५, १; -वैषाम् ऐ. ४, ४<sup>३</sup>; शां. २, ९; १७, ४, २६, ५; श. ९, २, ४, १८; ११, ४, १, १; तै. १, ७, ७, ४; ८, ४, ३; तां. १५, ६, १; १६, १४, २; २०, ११, ४; जै. १८१<sup>३</sup>; जैउ. ४, १०, १, ४; वं. ३; गो. १, ३, ४; -वैषु ऐ. ३, ४५; श. ८, १, ४, ४; -वैः श. २, ५, १, १५; का. १, ४, ३, १३; १४; तै. १, २, ५, ३; तां. १५, ५, ९, ९, ९; सा. २, ५, ३; ३, २, ५; सं. ३; -वैँ ऐ. ८, १२<sup>३</sup>; १७<sup>३</sup>; शां. २७, २; शांआ. ३, ५<sup>३</sup>; श. २, ५, २, १९; ३, ५, ४, ६; ११, २, ७, १६; का. १, ५, १, १६; तै. २, १, ८, १; तां. १४, ९, २७; जै. ११७<sup>३</sup>.

पूर्व-कृत्-कृत् तै. २, ६, ८, १.  
पूर्व-चित्ति-त्तये ऐ. १, २१; शां. ८, ६; -त्तिः श. ८, ६, १, २०; १३, २, ६, १४<sup>३</sup>; ५, २, १७<sup>३</sup>; तै. ३, ९, ५, २<sup>३</sup>; -त्तिन् श. ७, ५, २, १९<sup>३</sup>; तै. २, ५, ५, १.  
पूर्व-ज, जा-जे श. १, ८, १, २९; तै. २, ८, ४, ७; ३, ५, ८, ३; १३, ३; -जेभ्यः तैआ. ६, ५, १.  
पूर्व-त्(र→)रा-म् तैआ. ३, १८, १.  
पूर्व-था शां. २४, ९; श. ४, २, १, ९; तै. २, ५, ४, ५.  
पूर्व-दिश्य-श्यस्य तैआ. १, १८, १.  
पूर्व-दीक्षा-क्षा श. ६, २, २, ३९; -क्षाः तै. ३, ८, १७, १.  
पूर्वदीक्षिन्-क्षिणः ऐ. १, ३.  
पूर्व-पक्ष-क्षः शांआ. ३, २; तै. २, २, ३, १; २; -क्षम् तै. २, २, ३, १; -क्षस्य तै. ३, १०, १०, २; -क्षाः ऐ. ४, २५; श. ८, ४, २, ११; तै. ३, १०, ४, १; ११, १०, ४; तैआ. ४, १९, १; जै. ६३; -क्षान्

श. ६, ७, ४, ७; -क्षे शां. १, ३; ४, १२; ५, २; ४; ६<sup>३</sup>; ७; तै. २, २, ३, २; तां. ५, ९, १४<sup>३</sup>; ५, ४, ६; गो. २, १, २०; २२; २४<sup>३</sup>; २५; -क्षेभ्यः श. ८, ४, २, ११.  
पूर्व-पक्षा(-ञ्जअ-पर-पक्ष-क्षयोः शां. ३, २; श. १४, ६, १, ७; तै. ३, १०, १०, १; -क्षाः श. ८, ४, ३, १८; -क्षान् ऐआ. २, १, ७; -क्षाम्याम् श. १४, ६, १, ७<sup>३</sup>; -क्षौ शां. ३, २; ५, १, १; गो. १, २, ९.  
पूर्व-पाद-दाम्याम् शांआ. १२, ७; -दौ तैआ. २, १९, १.  
पूर्व-पीति-त्तये ऐ. ४, २९; ५, १८; ऐआ. ५, २, २; सा. ३, ६, ८; -त्तिः गो. २, ३, १४.  
पूर्व-प्रेय-म् ऐ. ३, ३७<sup>३</sup>; श. ४, १, २, १८.  
पूर्व-प्रज्ञा-ज्ञा श. १४, ७, २, ३.  
पूर्व-प्रेत-तानि, -तानिऽइव तां. १३, १०, १२.  
पूर्व-भाज्-भाजः तै. २, ४, ३, १२; -भाजम् ऐ. ८, २६; तै. ३, ६, ९, १.  
पूर्व-रात्र-त्रात् ऐ. ४, ५; गो. २, ५, १.  
पूर्व-रूप-म् ऐआ. ३, १, १<sup>४</sup>; २; ५<sup>३</sup>; ६; शांआ. ७, २<sup>३</sup>; ४<sup>३</sup>; ५<sup>३</sup>-७<sup>३</sup>; ८; १२-१४; १६-१८; २१<sup>३</sup>; तैआ. ७, ३, १; २<sup>३</sup>; ३; ४.  
पूर्वरूपो(-यऽउ)त्तररूप-ये ऐआ. ३, १, ५<sup>३</sup>; शांआ. ७, १३.  
पूर्व-त्रव(वति) तैआ. ३, १०, ४; तां. १, ७, ६.  
पूर्व-त्रयस-सम् श. १२, ९, १, ८; -से श. १२, २, ३, ४<sup>३</sup>; तां. १९, ४, ३.  
पूर्ववयसिन्-सी तै. ३, ८, १३, ३.  
पूर्व-त्राह-त्राह श. २, १, ४, १७; का. १, १, ४, १७<sup>३</sup>; तै. १, १, ५, ६;

-त्राहः तै. १, १, ५, ६; -वाहम् श. २, १, ४, १७.  
पूर्ववाट्-व्व-म् तै. १, १, ५, ६.  
पूर्व-सद्-सस्यः तां. १, ५, २.  
पूर्व-हृति-तौ ऐआ. ५, १, १; श. ४, ५, ७, ७; तै. २, ८, ४, ५; ५, १, ५.  
पूर्व-होम्-मान् तै. ३, ८, ९, ३; १७, १.  
पूर्वा(-र्वऽअ-)ग्नि-ग्निः श. ५, ४, ३, २४; १३, २, २, ३; -ग्निन् श. १३, २, २, ३; तै. ३, ८, २, ३, १; २; -न्तौ श. ५, ४, ४, २०; तै. ३, ८, २३, २.  
पूर्वाग्नि-त्राह-त्राहः श. ५, ५, २, ४<sup>३</sup>; -त्राहाम् श. ५, ५, २, ३; ४; -त्राहौ श. ५, ४, ४, २३.  
पूर्वातिथ-थानि आ. १, १६३.  
पूर्वा(-र्वऽअ-)पर-म् तै. २, ७, १२, ३; ८, ९, ३.  
पूर्वा(-र्वऽअ-)भिसुख-त्राः तैआ. २, २, १.  
पूर्वा(-र्वऽअ-)भिषेक-केण श. ९, ४, ३, १६.  
पूर्वा(-र्वऽअ-)र्ध-र्धः श. १, ९, २, ३; ३, ४, १, १५<sup>३</sup>; २६; ५, १, ४; १०<sup>३</sup>; ६, ४, २०<sup>३</sup>; २७<sup>३</sup>; ७, १, २६; २८<sup>३</sup>; ८, १, १, १; २, ४, २०; १०, ६, ४, १; १३, ४, २, ४<sup>३</sup>; जै. ७६; -र्धम् श. १, ३, ३, १२; ८, १, १३; ३९; २, १, ४, २८; ३, २, ३, २३<sup>३</sup>; ४, १, २६; ७, १, २६; ८, २, ४, २०; १२, ३, ३, १२; -र्धात् श. ३, ८, ३, १७; १०, २, ३, १; -र्धे श. ३, ७, १, २६<sup>३</sup>; २७; ५, ५, १, १; ७, १, १, ३; ४, २, ३, २; ३६; ८, ३, २, १४; ४, १२; ४, ४, ४; ५, २, ११; ६, २, ६; ३, १४; जै. ५०; ७४; -र्धेन श. ७, २, २, १२; ८, २, ४, २०; ९, १, २, २८; जै. ५०<sup>३</sup>.  
पूर्वाध्वी-ध्वीः शां. १३, ५; श. ३, ५, १, १; २६; -ध्वीम् शां.

१३,५; श. ३, १, १, ११; -ध्वं  
श. ५, २, ४, ५.  
पूर्वा(-र्वडआ-)हृति- -ति: श. ११,  
५, ३, ३, ६.  
पूर्वाहृ(-र्वडअहृ)- -हृ: श. २, ४, २,  
८; २, १, ३, १; का. १, १, ३, १; ३,  
३, ८; जै. १३२; -हृणे ऐ. १, २०;  
७, २०; ऐआ. ५, ३, ३; शां.  
८, ६; ७; ८; ९; श. १, ६, ३,  
१२; ३, ४, ४, २; २१; ६, ७,  
४, १३; तै. ३, १२, ९, १; सा.  
२, ५, ३; प. ५, २; जै. १६४;  
२०९.  
पूर्वाहृणापराहृण-हृणौ जै. १३१.  
पूर्विण- -णेभि: सं. २, ३, ५.  
पूर्वे-द्युस(ः) ऐ. २, २०; ३, १५; ६,  
८; शां. ५, ५; श. २, ४, ४, ७;  
९; ११; १३; १४; १५; १६; १७;  
५, २, १४; ३, २; ६, ३, १३; ३, ६,  
१, २६; ९, ३, १२; ५, १, २, १५;  
५, ४, २०; ११, १, ४, ३; १३, ४,  
४, ११; का. १, ३, ४, ५-८; ९;  
१०; ५, १, १२; २, ३; ६, १, ४; ३,  
९; तै. १, ३, १०, १; २; ८, ४, ३;  
३, २, ३, १; तां. ११, ५, २०; जै.  
१६१; प. २, ३; गो. १, २, १५;  
२, २, २४; ५, १४.  
पूर्वेद्युः-कर्मन्- -र्मणा गो. २, १,  
२३.  
पूर्वेद्युराहृ- -त: श. ३, ९, ३,  
२९; ३०.  
पूर्वा(-र्वडउ-)त्तर- -राणाम् गो. १,  
१, २४.  
पूर्वा(-र्वडउ-)पस्यु- -तस्य तै. १,  
४, ६, १.  
पूर्व्य- -र्व्य: ऐ. ५, १२; २१; शां.  
२२, ४; २३, ६; २६, १६; श. १३,  
४, २, २; सा. १, ४, १४; ३, १,  
१०; -र्व्यम् ऐ. १, २९; शां. ९,  
५; श. ६, ३, १, १७; १३, ४, २,

१; तै. २, ४, ३, ९; ५, ८, १०;  
तैआ. १, १३, ३; ३, १५, २; १६,  
११, ८; -र्व्या: तैआ. १, ८, ७;  
-र्व्याय तै. २, ४, ३, ९; -र्व्यास:  
तै. ३, ९, ४, ३; -र्व्येषु तैआ. ३,  
१४, २.  
पूर्व्य-स्तुति- -ति: तां. १२, ८, ८.  
पूपन्- -पणम् शां. ५, २; श. १४, ४,  
२, २५; तै. २, ८, ९, ७; सं. १, २,  
४; गो. २, १, २०; -०पणौ तैआ.  
१, १०, २; -०प३न् ऐआ. ४, १,  
१; -०पन् शां. २३, २; श. १, ५,  
१, १६; १३, ४, १, १५; -०पन् तै.  
२, ५, ५, ५; ८, ५, ३; तैआ. १, २, ४;  
२०, १; २३, ६; ४, ५, ७; जै. १८२;  
सं. १, ८, १; -पन् तै. १, ८, ३, ३;  
-या ऐ. २, २४; ८, १२; १७; ऐआ.  
५, १, १; शां. ५, २; ६, १३; १२, ८;  
२३, २; श. १, १, २, १७; ७, ४,  
७; २, ५, १, ११; ४, ७; ३, १, ४, ९;  
१४; २, ४, १९; ९, १, १०; १२;  
४, ३; ५, २, २, ११; ५, ८; ३, १, ९;  
५, ८; ३५; ४, ५, ९; ६, ३, २, ८;  
८, ४, ३, १४; ९, २, ३, १२;  
११, ४, ३, ३; ६; ७; १५; १२, ६,  
१, ८; १३, १, ८, ६; २, २, ६; ३, ८,  
२; ४, १, १४; १४, २, १, ९; २,  
३; ४, २, २५; का. १, ४, ३,  
९; ५, ३, ७; २, १, २, १३; २, २, ३;  
तै. १, ५, ११, २; ६, २, २; ६; ७; ७,  
६, ६; २, ४; ३, ६; २, ४, १, ५; ५,  
३, ३; ४, ६; ७, ४; ७, २, १; ८, १,  
६; ५, ३; ४; ३, १, २, ९; १०; ५,  
१२; २, २, ८; ७, ४, १५; ८, ११, २;  
२३, २; ९, १७, २; ११, २, १;  
तैआ. १, १, १, २; ४; २१, ३; २३,  
६; ३, ८; ४, ८, २; ५, ७, २; ६,  
१, १; २; १०, १, ९; तां. ११, १०,  
५; १८, १, १६; २३, १६, ५; जै.  
१५१; सं. १, २, ४; ३, १३; ६, ७;

८, ४; वै. १, १; गो. २, १, २; २०;  
-ष्णा: ऐ. ८, ७; शां. ६, १४; श.  
१, १, २, १७; २, २, १; ४, ४;  
७, ४, १३; ३, ५, ४, ४; ६, १, ४;  
७, १, १; ४, ३; ८, ३, २२; ९, ४, ३;  
४, २, ५, २२; ५, २, २, १३; ४, १७;  
६, ३, १, ३८; ४, १, १; ८, ४, २, ९;  
९, ३, ४, १७; १४, १, २, ७; २, १,  
६; का. २, १, २, १३; २, १, १;  
२, ३; तै. १, २, १, १९; ५, १, ५;  
११, ३; २, ६, ५, २; ३; ३, २, २,  
१; ४, ६; ६, ३; ८, १; ९, १; ८, ३, २;  
तैआ. ३, ९, १; १०, १; ४, २, १; ८,  
१; ५, २, ५; ७, १; तां. १, ८, १;  
जै. ९; १३९; सं. १, ६, १८; गो.  
२, १, २; २, ९; -ष्णा श. ५, ४,  
५, २; ६, ३, २, ८; तै. १, ८, १, १;  
-ष्णे शां. ६, १३; श. १, ७, ४,  
७; ३, १, ४, ९; १४; ५, ३, ५, ८;  
७, २, २, १२; ८, ४, २, ९; १२, ६,  
१, ८; १३, १, ८, ६; १४, २, २,  
३२; तै. १, ८, ३, ३; ३, १, ५,  
१२; ८, ६, ४; ११, २; तैआ. ३,  
१०, ३; ४, ८, ३; १०, ३; १६, १;  
५, ७, ४; ८, ७; तां. १, ८, १२; गो.  
२, १, २.  
पूपवृत्(मत्तुप्)- -पवन्तम् तै. २,  
६, १७, ३; -पवान् ऐ. २, २४; तै.  
२, ६, १८, २.  
पूपमित्र- -त्र: -त्रात् वं. ३.  
पृक्ष- -क्ष: तै. ३, ११, २, १; -क्षस्य  
ऐ. ४, ३२; शां. २०, ३; २१, ३;  
२२, २.  
पृक्षस्य- -स्य: सा. १, ४, १७.  
√पृच्, पृणक्ति श. ७, ३, १, ३०;  
पृणाक्षि श. ७, ३, १, ३०; ३२;  
पृणस्व श. ३, ५, ३, २२; पृणक्  
तै. ३, ६, १३, १.  
पृच्यन्ताम् श. ५, ३, ४, २७.  
पृञ्च(त्→)ती- -ती: ऐ. २, २०.

† 'वृ-' इति सुपा. खरदिचन्त्यः । ‡ '-ण्-' इति लक्षणान्वितः स्वरः स्यात् ।

पृच्छमान(√प्रच्छ)- -नाः तै. १, ५, १, ४.  
 पुत्र, पुत्रसु श. २, ५, २, २८; ३, ९, ३, ३२; का. १, ५, १, २५.  
 पृतन- -नानि तै. २, ४, ७, ५.  
 पृतना- -नाः ऐ. ३, २०; शां. १५, ३; शांआ. १२, ४; श. ५, २, ४, १६; ६, ६, ३, ९; तै. २, ४, १, ४; ३, ६; ७, २; ९; ११; ८, १, ६; ३, ६; ४, २; ३, १, २, ५; तां. १२, १०, २; सा. २, २, ३; -नासु शांआ. १२, २; श. ६, ६, ३, ९; ८, १, १४; तै. २, ४, १, ४; ३, ८; १२; ७, ४, १; ८, ४, १; ६, ६; ३, १, १, ५.  
 पृतनाजू(-ना/अजू)- -जम् ऐ. ४, २०.  
 पृतनाज्य- -ज्ये ऐ. ४, ३.  
 पृतनाजित्- -जित् ऐ. ४, २०; शां. १५, ३; -जितम् तैआ १०, १, १६.  
 पृतनायुत्- -यत्तुः शांआ. १२, ७; श. ७, ४, २, ३९.  
 पृतनापाह्(√सह्)- -पाह् तां. १, १०, ३; गो. २, २, १३.  
 पृतनासाह्य- -ह्याय तै. २, ५, ६, १; -ह्येषु तै. २, ४, ७, ५.  
 √पृतन्य, पृतन्यति तै. ३, ३, ११, ३; पृतन्यात् श. ४, ६, ९, १४.  
 पृतन्यत्- -न्यत्तुः शांआ. १२, ३; ७; श. ४, ६, ४, ४; ६, ३, ३, १२; तै. २, ४, २, ९; ७, ३.  
 पृतन्यु- -न्यवः श. ८, ६, ३, २०.  
 पृथ- -थेन श. १२, ७, ३, १.  
 पृथ-मात्र- -त्रम् तै. १, ६, ४, ३; -त्रात् तै. १, ६, ४, २.  
 पृथक श. १, ३, २, १५; ४, ३, १, ९; ६, ९, २५; ७, २, २, ४; ३, १, ४०; ८, ७, १, ६; ७, २, ३; ९, १, १, ४३; ३, ३, १८; १०, ६, १, २; ७; १०; १३, ३, ८, ६; १४, ५, ४, १०; ७, ३, ११; तै. १, २, १, १८; २, ६, ११, ९; १७, ६; ७; ८, ५, २; ३;

७, १, १; तां. ६, ९, २२; १३, २, ३; जै. ६; ५. ५, २; गो. १, १, २; २७; २, ४; ५, २५.  
 पृथग्-वर्त्मन्- -र्त्मान् श. १०, ६, १, ७; ११; -र्त्मानम् श. १०, ६, १, ७.  
 पृथग्-वादि(न्→)नी- -म् श. ८, ७, २, ३.  
 पृथङ्-नामधे(य→)यी- -यीः गो. १, २, १०.  
 पृथि(√प्रथ्)- -थये तै. २, ७, ५, १; -थिः तै. १, ७, ७, ३.  
 पृथिवी- -न्वि श. २, १, ४, २८; ६, ६, २, ६; ७, ३, १, २; १३, ८, ३, ३; का. १, १, ४, २५; -न्वि श. ५, ४, ३, २०; का. २, २, २, ९; तै. २, ८, ६, ५; ३, २, ९, २; तैआ. ६, ७, १-३; १०, १, १०; मं. २, २, ७; -वी ऐ. १, १६; २१; ३, ६; ४८; ४, १०; २०; ३०; ५, ५; १९; २५; २८; ८, १; २७; ऐआ. २, १, २; ७; ३, १; ३; ४, १; ६, १; ३, १, १; २; ३; शां. ४, १४; ६, १४; ८, १, ९, ३; २०, २; २२, १; ९; २६, १३; २७, ५; ३०, ११; शांआ. १, ५; ७, २; ३; ४; ५; ७; ११; २२; १०, २; ११, २; ५; ६; श. १, १, ४, ५; २, १, १५; ५, ७; ३, १, १५; १७; ३, ४; ९, ४, १, ३४; ५, १, २२; ७, १, ११; ८, १, ४१; ९, १, २९; ३, ११; २, १, १, ८; ४, २, ८; ३०; २, १. १९; ४, ३; ११; ३, १, १, ४; २, २, २०; २१; ४, १९; ३, १, ४; ४, १; ७, २, १; ८, ३, २८; ५, ४; ४, १; ५, २, १८; ६, ९, १७; ५, १, २, ४; ४, २, १, १८; १८; १९; ३, ५; ३, १, ४; ५, २, ९; ३७; ४, ३, २०; २१; ६, १, १, ११; १५; ३, ७; ३, ३, १२; ५, २, ३; ७, १, १, ४३; ४, २, ६; ५, १, १०; ८, २, १, ७; ३, ३, ६; ५, २, १२; ९;

३, १, ३; ४; १०, ६, ४, १; ५, २; ११, १, ३, ३; ६, ३; २२; २३; ५, ८, १; ६, ३, ६; १२, ८, २, ३; १३, ८, ३, २; १४, १, २, १०; ११; ३, १४; ३, २, ४; ४, ३, १८; ५, २, ३; ४, २; ५, १; ६, ३, २; ७, ७; ९, ४; ८; ११; ७, ३, ३; ९, १, १४; ४, १; १९; २, १; का. १, १, १, ६; २, ४, ३; ९; ३, २, ८; ५, ३, ७; २, १, ४, १४; २, ३, ७; तै. १, २, १, १; २, १, ५, १; २, ९, १; ४; ३, ३, १; २; ४, २, ७; ८; ६, ८; ६, ६, ५; ७, ८, २; १५, ३; १६, २; ३; ८, ४, ८; ५, ५; ७, २; ९, २; ३, २, ३, २; ५, ६; ६; १, २; ३, १, ३; ६, २; ८; ११; ९, १०; ७, १, ९, ४, १५; ५, ५; ६, १५; ७, ४; ७; १२; ९, ४, ८; १०, ८, ७; ११, १, ६; १२, ५, १; तैआ. १, ६, ३; २, १३, १; ३, २, १; ७, १; ९, १; ४, १, १; १७, १; ४१, १; ६; ४२, ३; ५; ६, ५, २; ७, १; २; ७, ३, १; ७, १; ८, १, १; २, १; ८, १; ९, ९, १; १०, २, ३, १; ६, ३, १; तां. १०, १, १; ४; १; १५, ४, ८; २०, १५, ३; २१, ३, ७; जै. ११७; १२४; २१२; जैउ. १, १, १, ३; २, १; ५, ५; २, ३, २; १५, ३, ६; ३, ५, १, ६; ८; ४, ११, १, ११; १२, १, १; २; मं. १, ३, ७; सा. १, १, ५; घ. १, २; ४, १; ६; ५, ७; गो. १, १, २९; ३३; ३४; २, ९; १२; १६; २२; २४; ३, १८; ५, १५; २५; २, १, २; ७; ९; ३, २; ५, १०; -वीऽइव ऐआ. ५, १, १; श. २, १, ४, २८; -वीः श. ३, ५, १, ३; तैआ. ४, ४, ५; जै. १२१; २०९; -वीम् ऐ. १, ९; १९; २, ६; ५, २७; ३२; ६, ३५; ७, ३; ५; ८, २१; २२; २३; २७; ऐआ. ३, १, ३; शांआ. ७, ११; १०, २; ११, १; श. १, २, १, ७; ३, ७; ४, ७; १५; ५, २; ३; ७;

११३; १९३; ४, १, १३; १४; २, १,  
 १, ७; ३, ४, ३६; ३, २, २, २०३; ५,  
 २, १४; ३, १४; ७, १, १४; ३२; २,  
 १; ४, ५, ७, ८; ६, ९, ९; ६, १, १,  
 १३; २, १; ३, १, १; ५, १, ५; ७;  
 ७, २, १३; ८, २, ६; ७, ४, १,  
 १९; २०; २८; २, ५; ७; ८, ७, २,  
 १३; १०, ६, १, ४; ११, १, ६, ८;  
 ५, ६, ३; ७, २, ६; १३, ५, ४, १३;  
 १४, ६, २, १३; ३, २; ७, ७; ९, १,  
 १९; ४, ५; का. १, ४, १, २६; २,  
 १, ४, ५; २, १, २०; २, ५; ८; ३,  
 २; ३; ७; १०; १८; तै. १, १, २,  
 ३; ६; २, १, २; ४, ३, ३; ५, ७, १;  
 २, १, ५, ८; ४, ३, ५; ४, ३; ५, २; ६,  
 ८; ७, ५; ६, १०, ६; ८, ८, २; ३, १,  
 १, ६; २, ६; २, ७, २; ९, २; १३;  
 ३, ६, ५; ९, १०; ६, ६, २; १३, १;  
 ७, २, ४; ४, १२; ६, १२; १३; १०,  
 ३; १२, ४; १०, २, १; ४, ३; १२,  
 ६, ३; तैआ. १, ३, ३; ८, ३; ९, ५;  
 ३०, १; २, ६, २; ३, ४, १; ४, ३, १;  
 ५, २, ९, ३; १३, १; ४, २, ५; ७, २,  
 ३; ४, ५; ८, ३; ९, ५; ६, १, ४;  
 ५, २; ६, १; २; ७, १; ३; ८, १; ९,  
 २; ८, २, १; १०, १, १४; २३, १;  
 तां. १, २, १; ९, ५; ६, ४, २; ९,  
 ९, १२; जै. २७; ८८; ११७; २१०;  
 जैड. १, ११, २, ७; ८; १४, ३,  
 ९; १५, ३, ६; ३, ५, १, ५;  
 ४, ३, १, ३; मं. १, ७, ५; २, ८,  
 ४; प. १, ५; २, १; ४, ७; ७, ७;  
 गो. १, १, ६; १७; ३९; २, ९; १२;  
 २१; ५, १६; २५; २, ६, १४; -व्या.  
 शा. ५, १, ५, २१; -व्या शांआ.  
 १०, २; शा. १, ८, १, १९; ३, २,  
 २, २१; ६, ४, १३; १४; ४, २, १,  
 १९; तै. १, १, १, २; ३, ३, ६, ५;  
 ५, १३, १; जैड. १, १४, २, १०;  
 ४, ११, ३, १३; -व्या: ऐ. १,  
 १३; २८; २, २; ७, ३२; ऐआ. २,

१, ७; ३, १, २; २, ५; शां. ६, १४;  
 २३, ३; शांआ. ८, ८; शा. १, १,  
 २, २३; २, १, ७; २, ३, ४, ११; ३,  
 १, १, ११; ३, ४, ३; ५, ३, २, २; ४,  
 २, ४, २, ४; ६, ९, १२; ६, २, ३, ८;  
 ३, १, ३, ८; २, ९; ३, १३; ४, १,  
 १; २; ५, ४, ३; ४-८; ६,  
 ३, ९; ७, १, १, ३; ३, १, २०;  
 ४, २, २७; ५, २, २१; ८, २, १, २;  
 ७; १५; १७; ३, १, १; ६, ३, २०;  
 ९, २, १, १५; ३, २६; ३४; ४, ४,  
 १३; ११, ५, ३, ७; १२, ५, २, ४;  
 १३, ५, १, १२; २, २१; १४, १, २,  
 ९-१२; २०; ३, १४; ६, ७, ७; ८, ३;  
 ४; ६; ७; ९, ४, १; का. १, १, १, २;  
 ५; १०; ४, १, ९; २, १, २, १६; ४,  
 ५; २, २, ९; १०; ३, १७; तै. १,  
 १, ३, ४; २, १, २; ४; ५; १६; २२;  
 २३; ४, ६, २; ५, २, ६; ५, २; ४; ७,  
 १; २, ४, ३, २; ७, २; ६, ७, १; ८, २;  
 ८, ३, २; ६; ५, ४; ७, ५; ३, २, २,  
 ६; ३, २; ९, ४; ५; ३, २, १; ५, ७,  
 १; ८, १; ६, १, १; २, १; ३, २; ७,  
 ६, १९; ७, १४; ९, ५, ५; ११, १,  
 ५; तैआ. १, १०, ५; ४, ७, २; ११,  
 २; ५, २, ८; ९; ६, ६; ८, ३; ७, ३;  
 १०, २; ८, १, १; तां. १, २, ९; ४,  
 ५, १९; ६, १७; १४, २, १; जैड.  
 ३, ४, १, ६; आ. २, ५, १; २०, ७;  
 मं. १, ५, ११; १३; प. ४, १; ६;  
 गो. १, १, ६; ५, २४; २, १, २; २,  
 ७; -व्याम् ऐ. १, ९; ३, ६; ५,  
 २०; ७, ९; १३; ऐआ. ३, १, २;  
 शां. २६, १५; शांआ. ५, १; ७,  
 ४; शा. १, १, २, २२; २, ४, १६;  
 १७; १९; ५, ४; ३, ३, ९; १०; ९,  
 ३, १०; २, १, १, २; ६; १४; २, १,  
 १४; १५; ३, ५, १, २२; ६, १, १५;  
 ३, ७; ७, २, ३; ८, ५, ९; ९, ४, १२;  
 ४, २, २, ९; ६, १, २, ११; ३, २, २;  
 ३, १४; ५, ४, १२; ७, १, १, २३;

८, ६, १, ५-९; ९, १, १, ३७; २,  
 १, १५; ५, १, ५३; २, ६; १३, ८,  
 २, ५; १४, १, ४, ८; ३, १, ८; ५,  
 ५, १; ६, ७, ७; का. १, १, १, २; ४;  
 १०; २, १, ९; १०; २, १, २, १५; २,  
 २, ९-११; ३, ४; तै. १, २, १, १;  
 ३, २, ७; २, ४, ७, ११; ५, ४, ३; ८,  
 १, ५; ३, २; ८; ३, २, ९, ४; ३, ६,  
 ३; ५; ८; १०, २; ७, ३, ६; ७; ६,  
 १०; १०, १; ८, ३, ६; ११, १, ७;  
 ६, ४; १२, ६, २; ३; ४; तैआ. १,  
 ५, १; २०, १; ४, ३, २; ११, २; ५,  
 ३, ६; ९, ५; ९, ९, १; १०, १, १४;  
 तां. ५, ५, १९; जै. १११; जैड.  
 १, १, २, २; २, ३, २; १४, १, ३; ४,  
 १०, ३, ५; ९; प. १, २; सा. ३,  
 ७, ८; गो. १, ३, १४; २, ३, २;  
 -व्या ऐ. १, १३; २६; २, २; ३, ४, ८;  
 ८, १५; २३; शा. १, १, २, २३;  
 २, ४, १७; ५, १८; १९; २, १, १,  
 २; ६; ७; ३, १, ४; ५, ३, २०;  
 ६, १, १२; ७, १, ५; ४, ६, ९, ९, ५,  
 २, १, १८; ३, ५, ३७; ४, ३, २०;  
 ६, ३, १, १३; ४१; ३, १३; ६, ३,  
 ९; ७, ३, १, २०; ४, २, २७; ५, २,  
 २१; १०, ६, ३, २; ११, ७, ४, ४, ८,  
 ४, ६; १२, ७, २, १४; १३, ८, ३, ३;  
 १४, १, २, ९; ३, २, ४; ४, ३, २७;  
 ५, ५, १; ९, ३, ६; का. १, १, १, ४;  
 २, १, २, १६; २, २, १०; तै. १, १,  
 ३, ७; २, १, १८; ७, ९, ५; ३,  
 २, ९, ८; ३, ६, ३; ७, ५, ३;  
 १०, २; ३; ८, ७, ३; १७,  
 १; २; १८, ४; ५; तैआ. २,  
 १२, १; ३, ५, १; १३, १; ४, ९,  
 ३; ६, ९, १; २; ७, ३; १०, २, १; ३,  
 १; ४, १; तां. १, ९, ५; जै. २६;  
 ११७; जैड. ४, ११, ५, १२; १३;  
 मं. २, १, ५; सा. ३, ८, २; गो.  
 १, १, १४; २, २, ४; -व्या: तै. ३,  
 ५, १०, १.



पृथिवि-क्षित्- -त्तः तैआ. १, १२, ४.  
 पृथिवि-त्त्व- -म् तै. १, १, ३, ७.  
 पृथिवि-स्र(ष तै.)र्दा- -दम् श. ५, १, २, ६; तै. १, ३, ९, २.  
 पृथिवि-स्पृश्- -क् तैआ. ४, ८, ४; ५, ७, ८.  
 पृथिवी-तस्(ः) ऐआ. २, १, २.  
 पृथिवी-पति- -०ते तै. ३, ११, ४, १.  
 पृथिवी-प्रतिष्ठ- -ष्टः जै. १, २, ३, ९; १०.  
 पृथिवी-मय- -यः श. १४, ७, २, ६.  
 पृथिवी-लोक- -म् श. १४, ६, १, ९.  
 पृथिव्य(-विअप्सते-)सेजो(-जस्र वा-)वाय्वा(-युआ-)काश- -शाः तैआ. १०, ५६, १.  
 पृथिव्या(-वीआ-)यतन- -म् ऐआ. ३, १, ३; शांआ. ७, ११.  
 पृथिव्यु(-वीआ-)पर- -म् ऐआ. ५, ३, २; जै. १, २, ३, १.  
 पृथी- -थी श. ५, ३, ५, ४; तां. १३, ५, २०.  
 पृथु- -थु ऐ. ६, ३५; श. १, ४, ३, ४; २७; ४, ३, ३, १८; ५, ४, ४, २२; २३; ६, ३, ३, १९; ४, ४, ३, तैआ. ३, ११, ८; जै. १३६; गो. २, ६, १४; -थुः शां. २१, ४; तै. ३, ५, २, १; ५, ७, ५; जै. ९७; १२३; जै. १, ३, ३, ९; ११, २, ६; १४, ४, १; -थुःऽश्च श. १२, २, ४, ६; गो. १, ५, ४; -थुना श. ६, ४, ४, २१; -थुम् श. १, २, २, ९; १०; ६, ३, ३, १९; का. २, २, १, ७.  
 पृथ्वी- -थ्वी ऐ. ४, २०; तै. २, ८, २, ५; ४, ८; ३, १, १, १२; तैआ. १०, १, १६; २१, १; सं. ४:

-थ्वीम् शां. ८, ४; श. ७, ४, १, ३३. पृथिवी- द्र.  
 पृथुक- -काः तै. ३, ८, १४, ३; -कैः तै. ३, ८, १४, ३.  
 पृथु-पाजस्- -जसा ऐ. ५, ६; -जसे ऐ. ४, ३, ०; शां. २०, २; २१, २; २२, १; -जाः तै. ३, ६, १, ३.  
 पृथु-बुध्न- -ध्नः श. १, १, ४, ७; का. २, १, ३, १२; -ध्नम् तै. २, ५, ६, १.  
 पृथु-बुध्नी- -म् ष. ४, ३.  
 पृथु-रश्मि- -श्मिः तां. ८, १, ४; १३, ४, १७.  
 पृथु-श्रवस्- -वाः तां. २५, १५, ३.  
 पृथु-श्रोणि- -णिः श. १, २, ५, १६; ३, ५, १, ११; का. २, २, ३, १५.  
 पृथु-ष्टुका- -०के श. १४, ९, ४, २०; सं. २, ६, २.  
 पृदाकु- -कुः शांआ. १२, ६; श. ४, ४, ३; -कौ तै. २, ७, ७, १.  
 पृश्नि- -श्चयः श. ७, ३, १, ३६; ८, ७, ३, २१; तै. ३, ११, ६, २; तां. ९, २, १९; सा. १, १, १७; दै. २, ५; -श्नि श. ९, २, ३, १४; तै. २, २, ६, १; ८, ८, २; तां. १२, १०, २३; २४; श. ७, ३, १, ३६; ९, २, ३, १६; -श्निः ऐ. १, २१; ५, २३; शां. ८, ६; २७, ४; श. १, ८, ३, १५; २, १, ४, २९; ५, १, ३, ३; ६, २, ३; ८, ७, ३, २१; ९, २, ३, १४; १८; ४, ३, ६; १०, ४, ३, १८; ५, ४, १५; १६; का. १, १, ४, २६; तै. १, ४, १, ५; ७, ३, ५; २, १, १, १; ७, २, २; -श्निना सं. १, ३, ८; -श्निनी आ. जैआ. १, ३७; -श्निम् श. ५, १, ३, ३; ९, २, ३, १४; ४७; १०, ४, ३, २२; तै. १, ४, १, ४; ८, ३, २; -श्निभिः तैआ. १, २७, ५; -श्नीः तां. २१, १४, ७; -श्नीन् तैआ. २, ९, १; तां. २१, १४, ७;

-श्नेः श. ९, २, ३, ४७; तै. २, ८, ५, ७.  
 पृश्नि-ग(र्भे)र्भा- -र्भाः ऐ. १, २०; ३, ३०; शां. ८, ५; श. ४, २, १, ८; १०.  
 पृश्नि-प(र्णे)र्णी- -म् श. १३, ८, १, १६.  
 पृश्नि-मत्(मत्तुप्)- -त् ऐ. ५, ६.  
 पृश्नि-मात्- -०तरः ऐआ. ५, १, १; तै. २, ४, ४, ३; ५, २, ३.  
 पृश्नि-व(त्)ती- -तीः तै. २, २, ६, १.  
 पृश्नि-स्तोत्र- -म् जै. ३५.  
 पृश्य(√स्पृश्)- -श्यः, -श्यम् गो. १, ४, २३.  
 पृषत्(√पृष्)- -षत् तै. २, ४, ४, १; २; -षतः श. ५, ३, १, ६; ५, १, १०; जै. २०७; -षन् श. ५, ३, १, ६; ५, १, १०.  
 पृषती- -ती श. ५, ५, २, ९; -तीः श. १, ८, ३, १५; तै. २, ४, ४, ३; -तीम् श. ५, ५, २, ९.  
 पृषदा(-त्तआ-)ज्यु- -ज्यम् श. २, ५, २, ४१; ४, २, ६, ३, ३; ३, ६, ३, ६; ८, २, ४; २५; ३, ८; ४, ७; ८; १४, ९, ४, २३; का. १, ५, १, ३६; ३, २, २, ६, ३, ३; तै. १, ६, ३, २; तैआ. ३, १३, ४; -ज्यस्य श. ३, ८, ३, ५; ३३; १४, ९, ४, २३; -ज्येन तां. ५, १०, १२.  
 पृषदाज्यु-व(त्)ती- -म् श. १२, ५, २, ७.  
 पृषति- -त्तयः तै. ३, ३, ९, ४.  
 पृषोद्- -म् तै. ३, ८, २३, ३.  
 पृष्ट- -ष्टः सा. ३, ४, ३.  
 पृष्णि-मत्- -मान् ऐ. ५, ७.  
 पृष्ट्(√स्पृश्)- -ष्टः ऐ. ७, ९; ९, ५, ३, ६; तै. ३, ११, ६, ४.  
 पृष्ट्(√प्रच्छ)- -ष्टः श. ३, ५, ४, १७; जै. १७२; -ष्टम् सं. ३.

†='वी-स-' इति य. ९, २, । ‡ '-थु-' इति अज. मुपा. चिन्त्यः । φ 'पृदनी' इति मुपा. ? ।

पृष्टि- -प्रयः श. ७,५,१,१३<sup>३</sup>,२४<sup>३</sup>;  
३५: ८,१,३,१०<sup>३</sup>; ४,३<sup>३</sup>; २, १,  
१५; २, ६<sup>३</sup>; ३,१,१३<sup>३</sup>; ४,३,२०<sup>३</sup>;  
४,८<sup>३</sup>; ६,२,७<sup>३</sup>; -ष्टीः श. ११,८,  
४.३; तै. २,६,५,५.

पृष्टि-तत्पः(ः) तै. १,१,२,८.

पृष्टि-साचय- -मूह्य श. ८, ०, १,  
१५.

पृष्टी-कुण्डील- -लानि गो. १,  
५,३.

पृष्ट- -ष्टः तां. २२, १,३; ३,७:४,  
६; ५,१; ६,१; ११,१; -ष्टम् ऐ.  
३,२१; ४,१९:२९, ५,१:४; १२:  
१८; ८, ३: शां. १९, ८<sup>३</sup>; २२,  
७<sup>३</sup>; २३,२; २४,२; २५,४<sup>३</sup>; ५:  
११; २६,९:११; २९, ३; ४; ५<sup>३</sup>;  
७; शांआ. २,१; श. ५,२,१,४; ५,  
३,५: ६,३,३, १२: ४,१, ८<sup>३</sup>; ७,४,  
१,९<sup>३</sup>; २,६: ८,१,१,५; २, २; ५; ४,  
४; ३,१,९; ६,३, १९; ७,३, १८; ९,  
२,३, २४<sup>३</sup>; १०,१,२,७; ६,४,१;  
५,३; ११,७,२,६; १२, १,४,१;  
३,१,७; १३,३,२,२<sup>३</sup>; ३,२<sup>३</sup>,५,  
१,२; १०; तै. १, २,२,४; ४,३:  
६,३,५; ७,५,५<sup>३</sup>; २, ४,२,६: ८,  
७,१; ३,७,७,४; ९,४,८; ९,१;  
तैआ. ३,४,१; १०,४; ७,१०,१;  
१०, १,१३; १६; तां. ८,८, १०;  
१२, ४,५; १३, ९, १६; १०,४;  
१५,३,१८; १९; १०,५; १६,७,  
३; ११,४; १२; १५,१०; १८,४,  
७; २०,३,१; ८,१; ९,१; २१,४,  
८; ९; २२, ४,५; जै. ३४; ३७<sup>३</sup>;  
१२७; १३०; आ. जैआ. १,  
२३९: सं. १, १, १२; प. १,३;  
३,८<sup>३</sup>; गो. १, ५, ३; २, ५, ९;  
-ष्टम्-ष्टम् जै. ११३; -ष्टात् श.  
५,४,२,५<sup>३</sup>; ९,२,३,२६<sup>३</sup>; -ष्टानाम्  
ऐ. ४, २८; ऐआ. १, २, १; शां.  
२६,९; तां. ३, ११,२: ३<sup>३</sup>; ७,९,

३: ८,९,७; १४,१०,९; १६,१०,  
११; १८, ६, १७; १९, ५, २३:  
-ष्टानि ऐ. १,५; ६,५: शां. १८,२:  
२४,८<sup>३</sup>; २५,११<sup>३</sup>; १२<sup>३</sup>; २९,५;  
२९,५; श. ७,२,३,६; ४,१,४५;  
८,१,३,३; ९, ५, २,८; ११,१,  
१,५; १२,२,१,८<sup>३</sup>; ३,३, १; ६-  
१०; १३,३,२,१; ५,१,१; ३,१०;  
४,२०: तै. १,८,८,३<sup>३</sup>; ३,९,९,  
१: तैआ. ५, ६, ४; तां. ४, ८,  
७<sup>३</sup>; ७,७, १७; ८, ५; ८; ९,  
१; ८, ९, ६; १३, १०, १५:  
१६; १४, १०, ७: १६, ५, २:  
१०: २४<sup>३</sup>; १५, ६; ७<sup>३</sup>; ८<sup>३</sup>; ९; १८,  
८, ८<sup>३</sup>; १०, २; ३; १९, ५, ६; ९, ३:  
४: ११, २; २०, १, १; २, १; ३; ५,  
१: ११, २; २१, ६, १<sup>३</sup>; ९, १<sup>३</sup>; १०,  
३: ४: २२, ३, ३<sup>३</sup>; ४; ५: ९, ४<sup>३</sup>; १०,  
२<sup>३</sup>; २३, ३, ६; ७, ६: १९, ४<sup>३</sup>; २५,  
१, ३-५; २, ३; ३<sup>३</sup>; जै. १३०; १३७;  
१६८; आ. १, २६९; प. १, ३;  
गो. १, ५, १०<sup>३</sup>; २, ५, ११; -ष्टाय  
तै. ३, ४, ८, १; -ष्टे शां. २४, ८;  
२५, ४; श. २, १, ४, २८<sup>३</sup>; ४, ४,  
५, २३; ६, १, १, १५:  
७, ४, २, २७<sup>३</sup>; ८, १, २, ८; ४, ४;  
२, १, १०; ३, १, ९; २, ३<sup>३</sup>; ६, १,  
५; ३, १९; २०<sup>३</sup>; ७, १, २१<sup>३</sup>;  
३, १८; ९, २, ३, ३४; १०, ५,  
५, ४; ११, २, २, ६; का. १,  
१, ४, २५<sup>३</sup>; तै. १, २, १, २४; ३,  
७, ६, ५; ८, २३, ३<sup>३</sup>; तैआ. ६, ७, ३;  
१०, १, १; तां. १, ७, ६; ७, ८, १;  
१५, ३, १९; २१, १०, २; जै.  
४; २१०; जैड. १, ८, १, ६;  
गो. १, २, ८; -ष्टेन श. ८,  
३, १, ८<sup>३</sup>; तां. १३, १०, ५; १५,  
३, १९: २५, १, ३: गो. १, २, २०<sup>३</sup>;  
२, ५, ९; -ष्टेभ्यः तै. १, २, २,  
३; ४, ७, ७<sup>३</sup>; ५, ६, १; २; -ष्टेषु

श. १०, ५, ४, ५; ११, १, १, ६;  
तां. ३, ११, ३; ७, ८, २; ५; प. १,  
३, -ष्टे: ऐ. ४, १९; शां. २४,  
८; श. १२, २, २, १०; ११; तैआ.  
५, ६, ४; तां. ८, ९, ८; १६, ५,  
१३.

पृष्ट-तत्पः(ः) ऐ. १, ३०; श. ३, ४, ३,  
१९; ५, ४, ४, ७; १०, ५, ५, २; १४,  
४, ३, ९.

पृष्ट-रूप- -म् जै. ११३.

पृष्ट-शमनीय- -येन गो. १, ५, ८<sup>३</sup>.

पृष्ट-स्तोत्रिय- -यान् शां. १९, १०.

पृष्टो(-ष्टड)-कथ- -कथानि, -कथैः  
जै. ९७.

पृष्टो(-ष्टड)-पताप-शत-सहस्र-  
-स्त्रेण सा. १, ४, ११.

पृष्टो(-ष्टड)-पाय- -म् शां. १२, ७.

पृष्ट्य- -ष्ट्यः ऐ. ४, १७; ५, २१;  
२२<sup>३</sup>; शां. २६, १; श. १२, १, ४, १;  
२, १, २; ४; २, १<sup>३</sup>; ११; ३, २<sup>३</sup>; ४; ९;  
११<sup>३</sup>; ४, ७; ८; ३, १, ३; ७; तां. ४,  
१, १६; ५, १३; २२, १, १; १०, १;  
१२, १; ५; २३, १, १; ३, १<sup>३</sup>; ४, १;  
५; ६, १<sup>३</sup>; ४<sup>३</sup>; ७, १; ६; १६, १<sup>३</sup>; १९,  
१<sup>३</sup>; २४, १, ४; ११, १; १८, १<sup>३</sup>;  
२०, १<sup>३</sup>; २५, १, १<sup>३</sup>; २, १<sup>३</sup>; १५;  
जै. १५७<sup>३</sup>; १६८; गो. १, ४, १४;  
१५; १७<sup>३</sup>; २०; २२; २३<sup>३</sup>; ५, २<sup>३</sup>; ३;  
४<sup>३</sup>; -ष्ट्यम् ऐ. ५, २२; श. १२,  
१, २, २<sup>३</sup>; ३, ११; १८; २, ३, ४<sup>३</sup>;  
१०; ३, ३, ७; तां. २५, १, २; २, १;  
गो. १, ४, ८; ९; १०<sup>३</sup>; १७<sup>३</sup>; २१;  
५, १०<sup>३</sup>; -ष्ट्यस्य शां. २४,  
९; श. १२, ३, ३, ६;  
तां. ५, २, ९; जै. १६३<sup>३</sup>; -ष्टयाः  
ऐ. ४, १७; तां. १९, ९, ३; ५;  
२४, ११, ५; -ष्टयात् श.  
१२, २, ३, २<sup>३</sup>; जै. १६३;  
गो. १, ४, १४; १५; २३;  
-ष्टयानाम् शां. २३, ३;

-ष्ठयानि शां. २१, ५<sup>२</sup>;  
 -ष्ठयाम्याम् गो. १, ४, २३;  
 -ष्ठयाय श. १२, २, ३, ११<sup>२</sup>; गो.  
 १, ४, २२; -ष्ठये ऐ. ४, १७; शा.  
 ४, ५, ४, १३; -ष्ठयेन श. १२, २,  
 ३, १०; तां. ४, १, १५; २५, २, २;  
 गो. १, ४, २१; -ष्ठयैः गो. १, ४, २३.  
 रपृष्ठ्य- -ष्ठयस्य श. १३, ५, ३, १०;  
 -ष्ठयान् श. ५, १, २, २.  
 पृष्ठ्य-प्रतिष्ठित- -ते श. १२, २,  
 २, २; गो. १, ४, २०.  
 पृष्ठ्य-स्तोम- -माः शां. २६, २;  
 -मान् शां. २६, ७.  
 पृष्ठ्या(-ष्ठ्यऽअ-)=न-न्तान् शां.  
 २१, ५.  
 पृष्ठ्या(-ष्ठ्यऽअ-)भिष्ठ्व- -नाभ्याम्  
 गो. १, ४, १४; १५; २२; २३;  
 -वौ श. १२, १, २, २; ३, १५; ४, ३;  
 २, २, २; ४; ८; २०; ३, १; ४, १६;  
 जै. ११८; गो. १, ४, ९; १०; १२;  
 १४; १५; २०<sup>२</sup>; २२; २३; ५,  
 ३; ४.  
 पृष्ठ्या(-ष्ठ्यऽअ-)हन्- -हनि गो.  
 २, ६, ९.  
 पृष्ठ्या(-ष्ठ्यऽअ-)रम्भण- -गान्  
 शां. २१, ५.  
 पृष्ठा- -ष्ठा तै. ६, ४, ११<sup>१</sup>.  
 √पृ, पिपर्ति ऐ. ३, ३५; गो. २, ६,  
 १४<sup>२</sup>; पृणति तै. २, ४, ३, ११;  
 पिपर्तु श. ९, ५, १, ३१; तै. २,  
 ४, १, ९; ७, ८, २; १६, २; पिपृ-  
 त्ताम् श. ४, ५, २, १८; ७, ५, १,  
 १०; पृणस्व श. ३, ५, ३, २२;  
 पृष्ठि ऐ. ३, १९; शां. २५,  
 ३; तै. २, ५, ८, ३; तैआ. ४,  
 ४२, ३; पृण श. ३, ६, १, १५; ८,  
 ७, २, ६<sup>२</sup>; तै. ३, ११, ६, १; तैआ.  
 १, २५, २<sup>३</sup>; ६, ९, २; तां. ६, ४, २;  
 पिपृतम् तै. २, ८, ४, ८; पिपृत तां.

१, ४, १५; पिपर्तन तै. २, ४, ३, ९.  
 पूर्यते शांआ. ६, ८; श. १४,  
 ४, २, ५; ५, १, ५; पूर्यतेऽइव श.  
 ११, २, ४, ५.  
 पार्यते श. ११, ८, ३, ३<sup>३</sup>; पार-  
 यति श. ७, ३, २, १७; तां. १६, ८,  
 ८; पार्यन्ति तै. १, २, ४, ३; तां. ४,  
 ५, ४; पारयितास्मि श. १, ८, १,  
 २; ४; पारयिष्यसि, पारयिष्यामि  
 श. १, ८, १, २; पारयन्तु  
 तै. २, ७, १६, १; तां. १,  
 ७, ५; पार्य तै. २, ४, ७, ५; ८,  
 २, ५; तैआ. १०, १, १६; गो. २,  
 ६, २; अपारयन् तै. १, २, ४,  
 ३<sup>३</sup>; तां. ४, ५, ३<sup>३</sup>; पार्येत् श. ७,  
 २, ४, २८; अपीपरः तैआ. ४, १०,  
 ४<sup>३</sup>; ५, ८, १०<sup>३</sup>; अपीपरम् श. १,  
 ८, १, ६.  
 पूर्यति श. ८, ७, २, १; तैआ. १,  
 २५, १; ५, ९, ७; जै. १५७; पूर-  
 यन्ते श. ११, ४, २, १६; १७; पूर-  
 यन्ति श. १३, ८, ४, २<sup>३</sup>; पूरयाथ  
 तां. १४, ३, १३<sup>१</sup>; पूरयासै जै.  
 १९२; पूर्यथाम् श. ३, ६, १, २१;  
 पूर्य श. ८, ७, २, ६<sup>३</sup>; पूर्येत जैउ.  
 १, ६, ३, ८; पूर्येत तै. १, १, ६, ८;  
 अपूपुरम् श. ११, ५, ३, ७.  
 पार्यत्, पारयिष्णु-तम, पिप्रत्-  
 पद्र.  
 पूणत्- -ते तै. २, ८, ८, ११; ३, १,  
 ४, ११.  
 पूणान्- -नः तै. २, ६, ८, ४.  
 पेय, या(√१पा)- -यः गो. २, २, १०;  
 -याः गो. १, १, ३.  
 पेरु- -रवः तैआ. ३, ११, ६; ४, ८, ३;  
 ५, ७, ४; -रुः श. ३, ७, ४, ६;  
 तैआ. ३, ११, ७.  
 पेलति- -तेः दै. ३, ९.  
 पेश(√पिश)- -शाः ऐ. ३, १०.

पेश-शमर- -राः गो. १, ५, ५.  
 पेश-ल- -म् तै. २, ६, ४, २; ३, ३, ४, ५.  
 पेशस्- -शः ऐ. ३, १०<sup>३</sup>; तै. २, ६,  
 ४, १; ४; -शसः श. १४, ७, २, ५;  
 -शसा ऐ. ३, १०; -शांसि तै.  
 २, ५, १, २.  
 पेशस्कारिन्- -री श. १४, ७, २, ५.  
 पेशस्का(र→)री- -रीम् तै. ३, ४,  
 ४, १.  
 पेशस्व(त्→)ती- -ती तै. २,  
 ६, ८, ३; -तीः तै. २, ६, १७, ५.  
 पेशित- -तारम् तै. ३, ४, ८, १.  
 पेपी- -पी जै. १८०.  
 पेषुक्(√पिसु)- -कम् श. १, ७, ३, १८  
 पेंङ्गी(←पिङ्ग)- -ङ्गी शां. २५, ७.  
 पेंङ्गी-पुत्र- -त्रः, -त्रात् श. १४, ९,  
 ४, ३०.  
 पेंङ्ग्य- -ङ्ग्यः शां. ८, ९; २६, ३<sup>३</sup>;  
 ४<sup>३</sup>; १४<sup>३</sup>; २८, ७; शांआ. ४, ३;  
 श. ११, ७, २, ८; १२, २, २, ४; ४,  
 ८; १४, ९, ३, १७; -ङ्ग्यम् ऐ.  
 ७, ११; शां. ३, १; १९, ९; २४,  
 ९; -ङ्ग्यस्य शां. १६, ९; २६,  
 १४; -ङ्ग्याय श. १४, ९, ३, १६<sup>३</sup>.  
 पैजवन(←पिजवन)- -नः ऐ. ८, २१;  
 जै. १७१; -नम् ऐ. ८, २१;  
 -नस्य जै. १७१; -नाय ऐ. ७, ३४.  
 पैतामह(←पितामह)- -हात् ऐ. ७,  
 १७.  
 पैतुदारव(←पीतुदार)- -वाः ऐ. १, २८;  
 श. ३, ५, २, १५; -त्रेण तां. २४,  
 १३, ४; -वौ श. १३, ४, ४, ५; ८<sup>३</sup>.  
 पैतृ-मत्य(←पितृ-मत्)- -त्यः, -त्यम्  
 श. ४, ३, ४, १९.  
 पै(त्र→)त्री(←पितृ)- -त्रीः शां.  
 २६, ८.  
 पैद(←पेदु)- -द्वस्य आ. १, १३४<sup>१</sup>||.  
 पैत्व(←पीलु)- -स्वस्य जैआ. १,  
 १३४<sup>६</sup>.

१ 'पृष्ठा' इति =अ. १८, ३, ६०; 'पृष्ठा' इति कालि.मुपा.सा. च चिन्त्यौ । १ 'पूरयाय' इति मुपा.अशुद्धः । ना. अप्यशुद्धः इति C. १ 'ङ्ग्याय' मुपा.स्वरः? । ४ 'रुवौ' मुपा. ॥ 'ङ्ग्य' मुपा.अष्टः । ६ 'पैलस्व' आ.मुपा. ।

पोतृ - -०तः शां. २८, ५; -ता ऐ. ६,  
१०-१२; १४; शां. २८, ३; तै.  
१, ४, ८, १; तां. २५, ४, ५; गो.  
१, २, १९; ३, ५, २४; २, २, २०;  
२१; २२; -तारम् श. १२, १, १,  
८; गो. १, ४, ६; -तारौ तै. ३, ७,  
६, २, २; १३, १; -तारौ तै. ३, ७,  
४, १२; -तुः ऐ. ७, १; तां. १८,  
९, १५; गो. १, २, १९; ३, ५; १८;  
-त्रे श. ४, ३, ४, २२.

पोतृ-तम - -म् तै. ३, ७, ४, ११.

पोतृ-त्व - -म् गो. १, २, १९.

पोत्रीय, या - -यः गो. १, २, १९; †  
-याः ऐ. ३, ५०; -याम् तै. ३,  
१२, ९, ५; -यै ऐ. ६, १४.

पोषि† - -म् जै. ६२<sup>३</sup>.

पोष्यत्(√प्छु) - -यन्तः ऐआ. १,  
३, ५.

पोष(√पुष्) - -पः ऐ. ४, २७<sup>३</sup>; -पम्  
ऐ. १, २८; शां. २१, ५; श. ४,  
५, ४, ९; ११, ४, ३, १९; तै. १, २,  
१, २१; २, ८, ७, ९; तैआ. २, ५, १;  
तां. २१, १०, ९<sup>३</sup>; प. ३, ७<sup>३</sup>;  
-पान् तै. २, ३, ३, २; तां. ८, ४,  
४; १९, ५, १०; २१. १०, ५; ७:  
२२, ७, २<sup>३</sup>; सा. ३, ३, ४<sup>३</sup>; -पाय  
श. १, ९, २, ३३; ५, २, १, २५; ६,  
६, ३, ९; ८, ३, ४, १०; १३, २, ९,  
८; तै. ३, ८, ३, ६; ९, ७, ३; -पे  
श. ९, २, ३, ८<sup>३</sup>; -पेण श. ६, ६,  
३, ८<sup>३</sup>; तै. १, २, १, ५; १९<sup>३</sup>; तैआ.  
४, ७, ५; -पैः श. २, ४, १, १; ४,  
५, ६, ४; ६, ९, २४; का. १, ४, २,  
१; तै. ३, ६, २, २.

पोष-वत् - -वन्तौ शां. ५, ५.

पोषयिष्णु - -ष्णुः जै. १५०.

पोषुक - -कः प. ३, ७<sup>३</sup>.

पौञ्चलेय(←पुञ्चली) - -यः तै. ३, ८,  
४, २.

पौंसायन्(←पुंम्) - -नः श. १२, ९,

३, १; ३; -नम् श. १२, ९, ३, २०.  
पौंसन - -स्नानि शांआ. ३, ७.

पौंस्य - -स्थानि तै. २, ४, ५, २:  
-स्येन तै. २, ७, १७, ३<sup>३</sup>.

पौञ्जिष्णु(←पुञ्जिष्ठ) - -म् तै. ३, ४,  
५, १.

पौण्डरीक(←पुण्डरीक) - -कः तां.  
२२, १८, ५; -कम् शांआ. ११, ४.

पौण्य(←पुण्य) - -ण्यः तां. २०.  
११, ४.

पौतिमाप्यायण(←पूति-मास्य) -  
-णान् श. १४, ५, ५, २०; ७, ३,  
२६.

पौतृद्व(←पितु-द्व) - -वौ तै. ३, ८,  
२, १.

पौत्र(←पुत्र) - -त्रः श. १, ४, २, ४, ५,  
१, १०; -त्रम् ऐ. २, ७; श. ६, १,  
२, १३<sup>३</sup>; ८, १, ३, ५; तै. २, १, ८,  
३; मं. १, १, १०; ११; ५, १०; ११;  
१३; -त्रान् ऐ. ७, १०.

पौत्र-मर्त्य - -म् मं. १, १, १४.

पौरुकुत्स(←पुरु-कुत्स) - -त्सः तां.  
२५, १६, ३.

पौरुमद्(←पुरु-मद्) - -द्म् तां. १२.  
३, १२; १४; -द्मे आ. जैआ. १,  
३९<sup>३</sup>; -द्मेन तां. १२, ३, १३<sup>३</sup>;  
१४.

पौरुमीढ(←पुरु-मीढ) - -म् जै.  
४४<sup>३</sup>; आ. जैआ. १, ४९.

पौरुशिष्टि(←पुरुशिष्ट) - -ष्टिः  
तैआ. ७, ९, १.

पौरुहन्मन(←पुरु-हन्मन्) - -म् तां.  
१४, ९, २८; आ. १, २४३; २७३;  
जैआ. १, २७३.

पौरुष(←पुरुष) - -पः श. १४, ७, १,  
१२; १३; -पेण शांआ. १५, १.

पौरुष-काम - -मः, -मस्य शां. ४, ९.

पौरुषमेधक(←पुरुषमेध) - -म् श.  
१३, ७, १, ८.

पौरुषेय - -यः श. ८, ६, १, १६<sup>३</sup>.

पौरुषेयी - -य्याः तै. ३, ६, ११, १.  
पौरुडाशु(←पुरोडाश) - -शेषु श. ६,  
८, १, १.

पौर्णमासु(←पूर्ण-मास) - -सः गो. १,  
३, २२; २, १, १२<sup>३</sup>; -सम् शां. १,  
१; ३, ६; ४, १४; ५, ८<sup>३</sup>; १८, १४<sup>३</sup>;  
श. १, ६, २, ६<sup>३</sup>; ४, १२; १३; ८, ३,  
२; २, ५, २, ४८; ६, २, १९; ११, १,  
३, २; १२, ३, ५, ४; तै. ३, ७, ४,  
४; तां. २५, १०, ८; जै. १२०;  
गो. १, ५, ९; २, १, १२; २६<sup>३</sup>;  
-सस्य श. १, ६, २, ६; ३, १५; ३१:  
-सान् शां. १, ४; ८, २; १८, १०; स्ते  
शां. ४, १४; १५, २; -सेन ऐ. १,  
१; शां. ३, ५; ४, १२; ५, २; ४;  
७; श. १, ६, ३, १५; ३१; ३६; २,  
४, ४, १४; ५, २, ४८; ६, २, १९; ३,  
१३; ५, २, ३, ७; ६, २, २, १९<sup>३</sup>;  
११, १, ३, १; २<sup>३</sup>; ४; ५;  
६<sup>३</sup>; ७<sup>३</sup>; २, ४, १०<sup>३</sup>; ५, ४; का. १,  
३, ४, ८; ५, १, ३८; ६, २, ८; ३, ९;  
तां. २५, १०, ८; जै. १३२; गो.  
१, ३, २१; २, १, २०; २३;  
२५.

पौर्णमासी - -सी ऐ. ७, ११;  
शां. ४, ४; ८; १२; ५, १; श. १,  
६, ३, ३५; २, ६, ३, १२<sup>३</sup>; ६, २, २,  
१७; १८; ३०; ११, २, ४, २; १३,  
४, १, ४; तै. ३, १, १, १२<sup>३</sup>; ४, १५;  
१०, १, १; ११, १, १९; तां. २३,  
६, ४; सा. २, ४, ९; प. ४, ६; ७;  
गो. २, १, १०; १९; -सीः जै.  
१६४<sup>३</sup>; -सीनाम् शां. ५, १<sup>३</sup>;  
गो. २, १, १९<sup>३</sup>; -सीम् ऐ. ७, ८;  
११<sup>३</sup>; शां. ३, १<sup>३</sup>; श. १, ६, ३,  
३६; ११, १, ३, ६; ७<sup>३</sup>; ७, ४; गो.  
१, १, ३९; -स्यः श. ६, ४, २,  
१०; ११, १, २, १०; ११; तै. १,  
५, १२, २; तां. १०, ३, ११; जै.  
१६४<sup>३</sup>; प. ३, १; -स्याः का. १,

३,४,५,७;९<sup>३</sup>;६,३,९; तां. ५,९,  
१२; -स्याम् शां. ३,५:६;४,१:  
७; १०; ११; ५, १<sup>३</sup>; शांआ. ४,  
३;९; श. १,२,२,४; ८,३,२:२,  
४,४,७; ११;१५<sup>३</sup>; १६<sup>३</sup>:२०; ६,  
२,२,१६; १७<sup>३</sup>; ११, १,१,७;५,  
३;२,४,९; का. १,३,४,९<sup>३</sup>;१२<sup>३</sup>,  
तै. १,८, १०, २; तां. १८, ११,  
८; २५, १०, ७; सा. ३, ४,८;  
गो. २,१,७; १९<sup>३</sup>; -स्यै श. २,  
६,३,११:१३; तै. ३,१,४, १५<sup>३</sup>;  
-स्यै श. २, ४, ४, ६; ११, १,  
२,१३; का. १,३,४,४.

पौर्णमास्य(-सीऽअ)-मावास्या- -स्ये  
गो. १,५,२३.

पौर्वातिथि(←पूर्वातिथि)- -थानि आ.  
जैआ. १,१६३.

पौलुषि(←पुलुष)- -वये जैउ. ३, ७,  
३,२;-षि: श.१०,६,१,१; जैउ.  
३, ७,३,२; -विम् श. १०, ६,  
१,५.

पौलुषित- -म् जैउ. १,१२,५,१.

पौलोम(←पुलोमा)- -मान् शांआ.  
५,१.

पौलोमनी- -म्या जै. १९८.

पौल्कसु(←पुल्कस)- -स: श. १४,७,  
१,२२; -सम् तै. ३, ४,१४,१.

पौष(←पुष्य)- -षम् आ. १, १३६:  
१८०; २०२;२१०: ४२२; जैआ.  
१,१३६; -षाणि दै. १,१३; -षे  
आ. १,१४८.

पौषी- -पी तां. १८,१,१५; सा.  
२,४,९.

पौषण- -म् जैआ. १,७५.

पौष्करसादि(←पुष्कर-सद्)- -दि:  
शांआ. ७,८.

पौष्कल(←पुष्कल)- -म् तां ८,५,६;  
जै. ५२; आ.जैआ. १, ५६६.

पौष्ण(←पूषन्)- -ण: शां. १२, ८;

श.२,५,१,११;४,७<sup>३</sup>;५,२,५,८<sup>३</sup>;  
३,१,९:५,२,७; का. १,४,३,९;  
५,३,७<sup>३</sup>; तै. १,७,२,५; २,७,२,  
१; तैआ. ५, ११, ४; -ष्णम् ऐ.  
५,२६; शां. ८, ४; श. ३,१,४.  
१९:९,१,१०;१२; ५,२,५,५;३,  
१,९;४,५,९; ११,४,३,५; ५,२,  
२; १३,३,८,२; तै. १, ७,३,५;  
२,१,७,१; ३,८,२३,२; ९,१७,  
२; गो. १,३,१२; -ष्णा: श. ५,  
२,५,६;७; तैआ. ५, ७,२; -ष्णे  
जैआ. १, १४८; -ष्णेन श. २,  
५,२,३५; तै. १,८,४,२.

पौष्णी- -म् शां.८,४; श.१३,४,  
१,१४.

पौष्णा(←ष्णाऽअ)-न्त- -न्तानि शां.  
५,३:८; गो. २,१,२१.

पौष्णिण्ड्य- -ण्ड्य:,-ण्ड्याय सा. ३,  
९,८.

√प्यायू(→पी),प्यायताम् श. ३,४,  
३,१८; पीपिहिं श. ८,२, १,५;  
पीपिहि तै. २,५, ८, ११; तैआ.  
४,१०१<sup>१०</sup>;२<sup>३</sup>; ५,८,६<sup>६</sup>.

प्याययति जै. ८४; प्याययन्ति  
जै. ४८.

प्यायमा(न→)ना- -ना: तै. ३,  
१०,१,१.

प्याया- -या तै. ३,१०,१,१.

प्रु ऐ. १,२६; २,३५<sup>३</sup>; ४०<sup>३</sup>; ४१<sup>३</sup>;३,  
११<sup>३</sup>;२६<sup>३</sup>; ४,२९<sup>३</sup>;३०<sup>५</sup>;३१; ५,  
४<sup>३</sup>;५<sup>३</sup>;६<sup>३</sup>; १२; १३;१६<sup>३</sup>; १७<sup>३</sup>;  
१८;२०;२१;६,११;१८; ऐआ.१,  
१,१;२,१;५,२; ५,१,१;२,३;४;  
३,१; शां. ८,१;९,२;१५,२;२०,  
२;२१,३; २२,१; ९<sup>३</sup>; २३,७;८;  
२४,१<sup>३</sup>; ७;९; २५,३; २६,१०:  
१७;२७,२;३०,९; श. १, ४,१,  
४<sup>३</sup>;५<sup>३</sup>;६<sup>३</sup>;७<sup>३</sup>;८<sup>३</sup>;९<sup>३</sup>; ३,३;७,२,  
१७; ३,४,३,२१;४,२,१,२९<sup>३</sup>;६,

६,७<sup>३</sup>;५,४,२,५;१३,१,८,१; तै.  
१,२,१,९;२,६,१०,१;८,१,१;२,  
२;३,२;४,७;५,१;७,५; ३,५,२,  
१; ७,९,५;१०, ४, ३; तैआ. ४,  
१९, १; ६, ११, १<sup>३</sup>; तां. ९,  
२,२;१०,६,१; ११, ३,१;५,१;  
९,२;१२,७,१:२: १३,१९; १३,  
७,५; १४,१,३; जै. ६६<sup>३</sup>; १६८;  
जैउ. २,३,३,४<sup>३</sup>;४,८,३,७; सा.  
१,४,१७; १९;७,४; २,५,३; ४;  
८,१;३,४,५<sup>३</sup>;११; ५,५; गो. २,  
२,४;३,१३;४,१६; प्रऽप्र तां.८,  
६,११;जै.६२;प्रऽइव तै.२,३,९,९.

प्रुडग- -ग: शां. १९, ८; १०<sup>३</sup>; २०,  
२<sup>३</sup>;३<sup>३</sup>;४<sup>३</sup>; २१,२<sup>३</sup>; २२,१;२;३<sup>३</sup>;  
७; २३,१;६; २४,५; २५,१-३;  
११;२७,२; शांआ. १,२<sup>३</sup>; -गम्  
ऐ. ३,१;२<sup>३</sup>;३;४,२९;३१; ५,४;  
६;१२;१६;१८;२०; ऐआ. १,१,  
३<sup>३</sup>; शां. १४, ४<sup>३</sup>;५; २८,९; श.  
१,१,२,९;३,५,४,३; ८,६,१,६;  
१३,५,१,८; का. २, १, २, ९;  
गो. १, ३,५; २,३, १२; -गस्य  
शां. १४, ५; -गा: शां. १९, ८;  
२६, १५; -गागाम् ऐआ. १,२,  
१; -गे ऐ. ३, २<sup>३</sup>; ऐआ. ५,१,  
१; शां. १४,५; २४,१; २८, ९;  
श.१३,५,१,८; गो. २, ३,२३<sup>३</sup>;  
-गेण ऐ. २,३;३,१४; शां. १५,  
५; श. ८, ६, १,६; -गेम्य: ऐ.  
३,२; -गौ शां. २४,१.

प्रुडग-चित्- -तम् श. ६,७,२,८.

प्रुडग-त्व- -म् शां. १४,५.

प्रुडगय- -ये श. ३,३,४,९.

प्रु/कम्प, प्रुकम्पयति श. ११, ५,३,  
४; प्रुकम्पयामि श. ११, ५, ३,७.

प्र-करण-ञ- -ञ: गो. १,१,३०.

प्र-कटित्- -तारम् तै. ३,४,८,१.

प्र-काम- -माय तै. ३,४,७,१.

प्रुडग-चित्- -तम् श. ६,७,२,८.

प्रुडग-त्व- -म् शां. १४,५.

प्रुडगय- -ये श. ३,३,४,९.

प्रु/कम्प, प्रुकम्पयति श. ११, ५,३,  
४; प्रुकम्पयामि श. ११, ५, ३,७.

प्र-करण-ञ- -ञ: गो. १,१,३०.

प्र-कटित्- -तारम् तै. ३,४,८,१.

प्र-काम- -माय तै. ३,४,७,१.

† सा. (ऋ. ६,१७,३; अ. २०,८,१.) आप्यायस्वेत्यर्थयन् √प्यायेतेव निष्पत्सुः प्रतीयते । म. उ.

एतयोरपि नार्थे भेदः । परं म.द. (य. १४,२) इत्येतौ '√पि (तुदा.)' इत्यस्य रूपमाहतुः ।

प्रकाशोद्य(-म√वृद्ध)-द्याय तै. ३,४,  
६,१:-द्येनऽइव श. ३, २,४,१६;  
५,३,११।  
प्र-काल्यमा(न→)ना-नाः सा. ३,  
३,१.  
प्र√काशप्रकाशने सा. ३,७,८.  
प्र-काश- -शः तां. २,८,२:३,९,२:  
१३,४,१७; १५, ३,३१; १८,७,  
७; १९,१,५:१७,३; २५,१५,४;  
जै. ६:८९; गो. २, ५,८; -शम्  
ऐ. ७,२३६; ऐआ. २, १, ७; तै.  
१,८,२,३; २,२,१,४; ६,३;४;  
तां. १, ६,७; जै. ११७; -शम्ऽ-  
इव शां. १७, ९; गो. २, ५, ५.  
प्र-काशयत्- -यन् सा. १,७,१५.  
प्रकीर्ण-प्रकीर्य प्र√कृ द्र.  
प्र-कु-प्रता- -तायै श. ३,७,२,३।  
प्र√कृ,प्रकृणुते तै. २,८,३,३.  
प्र-कृत,ता- -तःष.४,७:-ता गो१,३,  
१६; -ते श.३,५,३,२५; ६,१,२५.  
प्रकृत-ता- -ताय श.६,५,३, ८:  
४,१५.  
प्र-कृति- -तिः गो. १, १,२४; २९  
-त्या ऐआ. ७,३,१.  
प्रकृति-लीन- -नस्य तैआ. १८  
१०,३.  
प्र-कृत्य सा. १,८,४.  
प्र-कृत्य(√कृप्)- -व्यः तां. २५,  
१०,५.  
प्र√कृ,प्रकिरन्ति श. १३,७,१,९;८,  
४,३; प्रचकार जै. १९८; प्राकिर-  
ताम् तां. १३. १२, ५; प्राकिरन्  
जै. ८३; प्रकिर्युः श. ४, ४, ३,  
१२; प्राकारीत् जै. १९८.  
प्र-कीर्ण- -र्णः जै. १९८; -र्णानि  
जै. १,४,१,६.  
प्र-कीर्य जै. १८०.  
प्र√कल्प,प्र...कल्पताम् मं. १, १,  
८;९.  
प्र...कल्पयन्ति श. १२, ५, २,

८; प्रकल्पयेत्, प्रकल्पयेयुः ऐ.  
७,३४.  
प्र-कल्पमान- -म तै. ३,१०,१,१.  
प्र-कल्पयितु- -तारम् श. ७,३, १,  
३३.  
प्र-केतु(√कि)- -तः तै. २, ८, ९,४;  
तां. १,९, १०; गो. २, २, १३;  
-तम् तै. २,८,९,४.  
प्र-केतु- -तुभिः तै. २,७,१५,२.  
प्र√कन्द,प्र...अकन् शां. २१,३.  
प्र√कम्,प्रकामति श. ३,५,१,१-६;  
२६;६,१, ३; १०, २,३,१; तां.  
२५,१०,४; प्रकामन्ति तैआ. २,२,  
१: प्रकामेत् श.३,५,३,१९; प्राक-  
मिपम् श. ११,५,१,७.  
प्र-कम्- -माः श. १०, २, ३, २;  
-मान् श. १०,२,३,१; ६; १३,  
४,३,४; ६-१४: तां. २५, १०,  
४; -मेण गो. १,३,२३.  
प्र-कल्पमाण- -म् गो. १, ३, ११;  
१२.  
प्र-क्रान्त- -म् ऐ. ५, २६; तै. २,  
१,७,१;८,२.  
प्र-क्रौड(√क्रौड्)- -डाः आ.जैआ.१,  
४८५.  
प्र-क्राण(√क्रण्)- -णाऽइव तां.६,७,  
१०.  
प्रक्ष- -क्षः, -क्षात् जै. १५६; -क्षे  
सा. १,४,१४.  
प्र√क्षर्,प्र...अक्षरन् तां. ६, १०,  
१५; १६: प्र...अक्षाः तां. १४,  
५,६.  
प्र√क्षल्,प्रक्षालयति तै. ३,२,१०,२.  
प्र-क्षालित,ता- -त्या गो. १,३,११;  
१२; -तानि गो. १,३,१३.  
प्र-क्षाल्य ऐआ. ७,१,३; श. १२,५,  
२,५; १४,९,३,१३; ४,१८; सा.  
१,३,७.  
प्र-क्षायत्(√क्षे)- -यतः तै. २,४,१,  
२; ३, ७, ६, १७; २४; तैआ.

२,५,२.  
प्र√क्षि,प्र...क्षिणोति जै. १६४.  
प्र√क्षिप्,प्रक्षिपन्ति तैआ. २,२,१.  
प्र-क्षिप्त- -प्तः गो. १,२,२३.  
प्र√क्षी(→क्षि),प्रक्षिणाति,प्रक्षिणी-  
यात् श. १,९,२,३२.  
प्र-क्षीय श. १३,८,३,४.  
प्र√ख्या,प्रख्यायत ऐ. २,१३.  
प्र-ख्यु- -ख्यः श. ३,८,३,१२.  
प्र-ख्याय श. ८,४,४,२.  
प्र-ग(√गम्)- -गाः जै. १,६,१,६;  
३,३.  
प्र-गर्धिन्- -र्धिनः श. ५, १, ५,  
२०.  
प्र-गल्भ- -ल्भः गो. २,१,११.  
प्र√गा,प्रजिगात् गो. २, २, २२;  
प्रागात् श. १३, ५, १, १७;  
तै. ३,११,९,८; प्र...अगात् तै.  
३,२,२,२; प्रागुः श.३,७,३,९;  
प्र...अगुः जै. १, ४, १, ४;  
प्रागाः ऐ. १, ३०; शां. ९, ६;  
प्र...गाः श. ६, ४,४,२; प्रागम्  
ऐ. ३,११; जै. १९०.  
प्र√गै,प्रगायत तै. २,४,५, ५; तैआ.  
१,२९, १; प्र...गायत ऐआ. ५,  
२,२; तां. १२, ६,१; १४, २,४;  
गो. २,३,१३.  
प्र-गाथ- -थः ऐ. ३,१६; १९;२३;  
२४; ४,१०; २९; ३१; ५,१;  
८,१; शां. १५, २; ४; १८,२;  
२२,८; २३,२; ७; २४, ५; ६; ७;  
२५,११; जै. १७४; जै. ३,१,  
४,१-३; गो. २,३,२१; २२; ४,  
१; २; ३; तां. ४,३,७; ८; ७,१३;  
९,१,३; -थम् ऐ. ३, १७; १९;  
२०; २४; ४,१०; ऐआ. ५, २,  
४; शां. १५,४; १८,२; शांआ.  
२,४; तां. ९, १, १; गो. २, ३,  
२२; -थस्य शां. १०,३; १८,३;  
१९, १०; जै. १७४; -याः

†W. मुपा. स्वरितान्तत्वं चिन्त्यम् । †'प्र-कुडतायै' इति का.मुपा.ᱚᱛᱟᱨᱫᱽᱟᱹᱵᱽᱞᱽᱯᱩᱨ.टि. द्र. । 'वृद्ध' इति कालि. मुपा.चिन्त्यः

ऐ. ६, २१; २४; २८<sup>३</sup>; ऐआ. २, २, २<sup>३</sup>; शां. २४, ४; २७, २; तां. ४, ४, १; ७, ७; गो. २, ६, ३; ८<sup>३</sup>; -थान् ऐ. ६, १७; २४; ऐआ. १, २, १; शां. २५, ४; २९, ४; तां. ४, ३, ९; गो. २, ५, १५; -थानाम् ए. ६, २१; गो. २, ६, ३; ८; -थाम्याम् ऐ. ३, १७; -थाय गो. २, ४, ४; -थे ऐ. ६, २४<sup>३</sup>; शां. २५, ४; तां. ८, १, ६; -थेन तां. ४, ३, ९; ८, १, ५; जै. १७४<sup>३</sup>; -थेभ्यः शांआ. २, १०; -थेषु तां. ४, ३, ८; -थैः ऐ. ६, २१; शां. २९, ४; तां. ४, ४, ११; गो. २, ६, ३; -थौ ऐ. ३, १७<sup>३</sup>; ऐआ. ५, २, २<sup>३</sup>; शां. १५, २; २७, २.

प्रगाथ-त्व-म् जै. १७४<sup>३</sup>.

प्रगाथी-कृत्य शां. १९, १०.

प्र/अद्, प्रगृह्णाति श. २, ५, २, ४६; ६, ४, ३, १०<sup>३</sup>; ४, ६; ७; ७, २, ९<sup>३</sup>; ३, १; २; ९<sup>३</sup>; १०; ९, ३, २, १; का. १, ५, १, ३६; ३८; प्रगृह्णाति श. ६, ७, ३, ९; प्रागृह्णात् तै. २, १, २, २; प्रागृह्णन् श. ९, ३, २, १<sup>३</sup>; प्राग्रहीः गो. २, ६, १३; प्राग्रही-ष्यः गो. २, ६, १३.

प्र-गृहीत, ता- तस्य श. ६, ६, २, ११; -ता मं. २, ३, १९.

प्र-गृह्णत् -न् श. ६, ४, ४, १५.

प्रगृह्णती -ती जै. १५१.

प्र-गृह्य श. ११, ४, २, ४; गो. २, ६, १४.

प्र-ग्राहम् ऐ. ६, ३२<sup>५</sup>; गो. २, ६, १२<sup>५</sup>; १३.

प्र-घात्(√हृ) -त्तः श. ३, १, २, १८.

प्र-घास(√घम्) -सैः तां. २५, ४, १.

प्र-घासिन् -सिनः श. २, ५, २, २१; का. १, ५, १, १८.

प्र/चर्, प्रचरति ऐ. ३, २; श. १, ८,

३, २७; ३, ४, ४, १७; १९; २१: २२; ८, ३, २; ४, २, ५, १६; ३, ५, ६; ४, २, २; ५, १, ३, ५; ३, ३, १०; ४, ५, १५<sup>३</sup>; ५, १, ३-७; ४, २१; ३३; १४, १, ३, १; प्रचरति श. २, ५, २, ३५; ३९; ३, ४, ४, २१<sup>३</sup>; ८, ३, २; ४, २, ५, १५; ४, २, १; ३; ५, १, १; ५, २, २, १; ३, ३, १०<sup>३</sup>; ४, ४, १; ५, १५<sup>३</sup>; ५, ४, २०; २१; ३३<sup>३</sup>; ५, १६; ७, २, २, २; ३, २, १<sup>३</sup>; ९, २, १, १८; १२, ७, २, २०; का. १, ५, १, ३१; ३५; तै. १, ३, १, ५; ४, ५<sup>३</sup>; ६, १, १; ४; ५, १; ७, ३, ८; ८, १, २; ३, २; ६, ३; ३, २, ४, १; २<sup>३</sup>; ३; तैआ. ५, ४, १; प्रचरतः श. ४, ३, १, १०; प्रचरन्ति शां. ८, ७; १२, ६; श. ३, ८, ५, ११; ९, १, २६; २७; ५, १, ३, ६; १४<sup>३</sup>; ५, ४, ३४; प्रचरन्ति श. ३, ४, ४, १; ९, १, २६; २७; ५, १, ३, १३<sup>३</sup>; १३, १, ७, २; तै. २, ८, ८, १; ३, ३, ४, १<sup>३</sup>; ८, १०, ५; घ. ३, १; ८; तां. ५, १०, ९; ११; गो. १, ३, ९; २, २, ४<sup>३</sup>; ६<sup>३</sup>; प्र...चरन्ति शां. ७, ३; श. ५, ४, २, ५; प्रचरिष्यामः ऐ. १, १८; शां. ६, १२<sup>३</sup>; श. १४, १, ३, २; तैआ. ४, ४, १; ५, १; ५, ४, १; गो. २, २, ६; प्रचरन्तु तै. २, ८, ८, १०; प्रचर ऐ. १, १३; श. ३, ३, ४, ३०<sup>३</sup>; ८, २, २३; प्रचरत तैआ. ४, ४, १; गो. २, २, ६; १०; प्रचराणि श. १, ३, १, ३; ३, ८, ३, ७; प्रचराम का. २, २, ४, २; प्राचरत् शां. ६, १०<sup>३</sup>; प्राचरन् तै. १, ५, ९, ६; प्रचरेत् श. ३, ४, ४, २५; ४, २, ३; ५, १, ३, १३; प्रचरेत् श. १४, ३, २, २१; तै. १, ५, ९, ७; प्रचरेयुः शां. १८, १२; श. ४, ५, १०, ७<sup>३</sup>; ५, १, ३, ४<sup>३</sup>; ६; १२<sup>३</sup>; १४<sup>३</sup>; ५, ४, ३४; १३, ५,

३, ४; प्रचरेयुः श. १३, ५, ३, ६; प्रचरेम श. १, ५, ३, २४; प्राचरीत् ऐ. ५, ३४; गो. १, ३, ४; प्रचारीः ऐ. १, १३.

प्रचर्यते जै. १२८.

प्र-चर(ण→)णी-णी श. ३, ९, ३, ११; ४, २, ७; ५, २, ९; -ण्याम् श. ३, ९, ३, ३२; ४, ४, २, १३.

प्र-चरणीय-यम् श. १४, १, ३, १३; -थौ श. १४, ३, १, २२.

प्र-चरत् -न् श. १, ९, २, ४; ३, ४, ४, १४.

प्र-चरितव्य-म् ऐ. १, २३.

प्र-चरितोस्(ः) गो. २, २, १०.

प्र-चरिष्यत् -ष्यन् श. ३, ४, ३, २२; ४, २३-२५; ४, २, ५, ११; -ष्यन्तः श. २, ६, १, २४; ४३; का. १, ६, १, १५; -ष्यन्तौ श. २, ५, २, ३६; का. १, ५, १, ३१.

प्र-चर्य श. २, ५, २, ३९; ३, ४, ४, १; ८, ३, २<sup>३</sup>; ४, ३, १, १३; ५, ३, ३, १; ७, २, २, २; ३, २, १<sup>३</sup>; ९, २, १, १८; तै. १, ३, ४, ४; तां. ५, १०, १२.

प्र/चल्, प्रऽइव चलेत् तै. २, ३, ९, ९. प्र-चिकित(√कि) -त्तः ऐ. १, ९; तै. २, ६, १६, १.

प्र/चित्, प्रचेतय ऐआ. ४, १, १.

प्र-चेतन- -०न ऐआ. ४, १, १.

प्र-चेतस् -तसः तै. ३, ९, १६, ४; -तसम् श. ७, ३, १, ३३<sup>३</sup>; तै. २, ७, १२, ६; -तसा तै. २, ६, १७, ५; ७, ८, २; १६, २; ३, ६, २, २; -तसे तैआ. १०, १७, १; मं. २, ४, ६; -तसौ तै. २, ६, ७, ४; -ताः श. ३, ५, २, ५<sup>३</sup>; तै. २, ६, ८, १; ३, ६, ३, १; तैआ. १, २०, १; तां. १, ४, ६; मं. २, ४, ६.

प्र/चुद्, प्रचोदयति जै. ४, १२, २, ३; ५; प्रचोदयात् शां. २६, १०;

† 'प्र च तरिष्यामः' इति आन. मुपा. भ्रष्टः । ‡ 'प्रातरत्' इति आन मुपा. ।

शांआ. ९, १; श. २, ३, ४, ३९;  
१४, ९, ३, १३; का. १, ४, १, २८;  
तैआ. १, ११, ३; १०, १, ५<sup>३</sup>; ६<sup>३</sup>;  
७<sup>३</sup>; २७, १; ४६, १; जैड. ४, १२,  
२, ३; ५; ६; दै. ३, २, ५; सं. १, ६,  
२९; गो. १, १, ३, २, ३६.

प्रचोदयत्-यन्ता तै. ३, ६, ३, ४.  
√प्रच्छ, पृच्छति ऐ. २, २०; शां. १२,  
१; शांआ. ३, २; ५; श. १, ७, १,  
१७<sup>३</sup>; २, ५, २, २०<sup>३</sup>; ३, ५, ४, १६;  
१७; ८, ३, ५; ७; ९, ३, ३, १; १३,  
५, २, १२-१५; १७-२१; का. १,  
५, १, १७; पृच्छति श. १, ७, १,  
१७; ३, ८, ३, ६; ७; जै. १५३;  
जैड. ३, २, २, ४; ३, ४, १; पृच्छ-  
न्ति ऐ. ४, २, ७; श. १, ४, ५, १३;  
जै. १७२<sup>३</sup>; जैड. १, १८, ३, १; गो.  
१, १, २, ७; पृच्छसि तै. २, ५, ५, ६;  
पृच्छामि श. १४, ६, ३, १; ९, २८;  
पृच्छामि श. १३, ५, २, १४; २१;  
तै. ३, ९, ५, ५<sup>३</sup>; तैआ. १, ८, ४<sup>३</sup>;  
५; सं. ५; गो. १, १, २, ५; ३१; ३,  
११<sup>३</sup>; १३; पृच्छामः जै. १०५;  
गो. १, १, २, ४; ३, २०; पप्रच्छ ऐ.  
७, १३; शां. १६, ९; २३, २; ५;  
२६, ५<sup>३</sup>; शांआ. ३, १<sup>३</sup>; श. १०,  
३, ४, १; ११, ३, १, २; १२, २, २,  
१३; ८, २, ३; १४, ६, १, ४; २, १;  
३, १; ४, १; ५, १; ६, १; ७, १; ९, १;  
३०; ७, १, १; तै. ३, १०, ९, ३;  
११, ८, ३; जै. ६<sup>३</sup>; ९७; १३५;  
१३८<sup>३</sup>; २०५; जैड. १, २, ३, ९;  
११, २, ६; १२, ४, ४; १४, १, २; ४,  
१; १८, ४, ४; १२; ४, ६, २, १; गो.  
१, १, ३, २<sup>३</sup>; २, ५; ११; ३, ८; ४,  
२४; पप्रच्छुः श. ९, ५, २, १५;  
११, ४, १, ८; जै. ७०; ९२; ९४;  
प्रक्षयति श. ११, ६, ३, ३; प्रक्ष्यामि  
श. ११, ५, ३, ८-१२; १४, ६, ८,  
१; पृच्छात् श. ३, ८, ३, ४;

पृच्छतु श. १४, ६, ९, २९;  
पृच्छतात् जै. १३८; पृच्छ श.  
११, ५, ३, ८-१२; १४, ६, ८,  
१; ५<sup>३</sup>; पृच्छ तै. ३, १०, ९, ३; गो.  
१, १, २, ५; ३, ११; १३; पृच्छतम्  
जै. १८६; पृच्छत श. १४, ६, ९,  
२९; तै. २, ८, ९, ६; प. १, ४<sup>३</sup>; गो.  
१, ३, २०; पृच्छानि शां. २६, ५;  
शांआ. ३, १; श. १४, ६, ९, २९<sup>३</sup>;  
जैड. २, २, १, ३; पृच्छावहै जै. १७;  
१४८; १८०; पृच्छामहै जै. ३४;  
पृच्छाम जै. १७२; अपृच्छत् जै.  
१६०; १८१; २०८; जैड. १, १७,  
१, ४; १८, १, २; सं. ५; गो. १, १,  
२, ५; २, १३; ३, ८; अपृच्छेताम् तां.  
२, ५, १३, ३; जै. १७; १४८; अपृ-  
च्छताम् गो. १, ३, १, ५<sup>३</sup>; अपृ-  
च्छन्त तां. १३, ३, २, ४; जै. ३४;  
अपृच्छन् तां. १०, १२, १; अपृ-  
च्छत तां. २४, १८, ५; अपृच्छान  
श. १३, ६, ३, १<sup>३</sup>; ७, १; पृच्छेत श.  
१३, ४, २, १७; पृच्छेत् तै. ३, ११,  
८, २; तां. १३, १२, १, ४; जै. १७७;  
पृच्छेयुः श. १२, १, ३, २, २; तां. ५,  
६, ९; जै. ९२; अप्राक्षीत् शांआ.  
३, १; श. १४, ९, १, ५; गो. १, १,  
३, १; ३, २<sup>३</sup>; अप्राक्षीः श. ११, ४, १,  
९; जै. ६; गो. १, १, ३, २; अप्रक्षयम्  
जैड. १, १८, ४, १, ४<sup>३</sup>. ३ पृष्ठ- गद्र.  
प्रष्टुम् श. ११, ४, १, ३; १४, ६, १, ४.  
प्रच्छद्, प्रच्छादयति श. ३, ५, ४,  
२१; ७, १, १, ८<sup>३</sup>; ११; ३, १, २, ८; ८,  
३, २, ५; ६; ५, ४, ४; ६; ७, २, ८;  
११<sup>३</sup>; १४; ३, १; २; ६; ४, ८; १२-  
१७; १९-२१; १३, ८, ३, १३<sup>३</sup>;  
प्रच्छादयति श. ८, ७, ४, १२-  
१७; १९; २०; प्राच्छादयत् श. ६,  
१, १, १३; म्छादयेत् श. ८, ७,  
२, १४; ३, ६; १४, १, १, ३, ३.  
प्रच्छद्-त् श. ८, ५, २, ४<sup>३</sup>.

प्रच्छन्न, चा-न्नः श. १०, ५, ४,  
१२; प. २, १; -न्नाम् प.  
२, १<sup>३</sup>.  
प्रच्छाद्य शांआ. ४, १, ५; श. १२, ५,  
१, १३.  
प्रच्छिद्, प्रच्छिद्येद् शां. ६, १, ३<sup>३</sup>;  
श. १, ६, ३, २; ७, १, १; २, १, २,  
१६; ३, ३, ४, १०; ५, ४, १, ९; ५,  
४, ३; गो. २, १, २; प्रच्छिद्यतुः  
श. १४, १, १, ९; प्राच्छिनत् जै.  
१८६; प्राच्छितीत् जै. १८०.  
प्रच्छिद्-दम् तै. ३, ४, १, ४, १.  
प्रच्छिद्य श. ३, १, २, ८<sup>३</sup>; गो. १,  
२, २.  
प्रच्छेदन-म् प. ४, ३.  
प्रच्यु, प्रच्यवते ऐ. ३, ११; ५, ४; ५;  
१२; १३; १६-२१; ६, ८; २०;  
ऐआ. १, २, २; श. १, ६, ४, १७;  
७, ४, १०; गो. २, ३, २, ३; ५, १४<sup>३</sup>;  
६, २; प्रच्यवते तै. ३, ८, ६,  
५; ९, १६, ३; तैआ. ५, ९, ११;  
प्रड्व...च्यवते शां. ७, ९;  
श. १२, ८, ३, २१; ९, २, १२;  
प्रच्यवतेऽड्व श. २, १, १८; प्रच्य-  
वन्ते गो. २, १, ८; प्रच्यवन्ते  
तै. १, २, ३, ४; ३, ६, ६; ६, १०,  
५; जै. ७८; गो. २, २, ४; प्रच्य-  
वत्त्वं श. ३, ३, ४, १, ४<sup>३</sup>; प्राच्यवत  
ऐ. २, ६<sup>३</sup>; प्रच्यवेत् शां. १०, ३;  
प्रच्यवेत् ऐ. ७, ५; श. ६, ७,  
३, ४; तै. ३, ९, १२, ३.  
प्रच्यावयतेऽड्व का. १, २, १, ११;  
प्रच्यावयति श. ३, ३, ४, १७;  
का. १, ६, १, १६; प्रच्यावयतःऽ-  
ड्व का. १, २, १, ११; प्रच्यावयन्ति  
श. २, ६, १, २६; प्र-  
च्यावयतु तैआ. ६, १, १; प्रच्या-  
वयतात् श. ३, ८, ३, ३; प्राच्या-  
वयत् ऐ. ३, ३, ४<sup>३</sup>; ३, ५; प्राच्याव-  
यन् ऐ. ३, ३, ५.

† 'पृच्छेत्' कालि. सुपा. † 'पृ' इति सुपा. स्वरो अष्टः । † 'प्रति-' इति आन. सुपा. अशुद्धः ।



प्र-च्यवमान- -नम्, -नात् श. ३, ६,  
४, १३.

प्र-च्यावुक- -के शां. १६, ४.

प्र-च्युत- -त्तः श. ३, २, ४, २; तै. ३,  
७, १३, १; तैआ. २, ६, १; -तम्  
तै. २, १, ३, ३; -तात् प. ३, १.

प्र-च्युति- -तीनाम् तै. ३, ६, १३, १.

प्र-च्योतोस्(ः) श. १, १, २, २२; का.  
२, १, २, १५.

प्र/जन्, प्रजायते ऐ. १, १; २, १७;  
३३; ३५; ३९; ३, १०; ३५; ३७;  
३८; ५०; ५, ३; २२; २३; ६, ३;  
ऐआ. १, २, ४; ३, १; ४; ४, १; २,  
३, ६; शां. ४, ८; शांआ. ६, १६;  
शा. १, ५, ४, ३; २, ४, ४, १०; ९.  
४, १, ५; का. १, ३, ४, ६; १२; प्रजा-  
यते श. १, ४, १, ६; ५, २, ११; १३;  
१४; ८, १, ११; ९, २, ११; २, २, ४,  
७; ३, १, १३; ३, २, ३; ४, ४, २; ४;  
१९; ५, १, २२; ४, ११; ३, ५, २,  
१६; ४, ५, १, ९; ५, ८; ५, २, १, १०;  
८, ७, १, ९; १०; १७; १८; १०, ३,  
५, १; ४; ११, १, २, २; ३, ७; २, ७,  
३०; ३, २, १; १२, ४, १, ७; १४,  
६, ९, ३४; ९, २, ६; का. १, १, २, ३;  
२, ४, ६; १३; ३, १, २२; ४, १, २; ४,  
३, १७; तै. १, ३, ७, ८; ५, ६, ६;  
२, १, ९, २; २, १, २; ३, ५, ४, ७, ९,  
१०; ३, १, ४, ५; ३, २, २; ३, ४;  
तैआ. ५, ६, १२; तां. ३, १०, २; ६,  
८, १६; १०, १२, ५; ११, ३, ५, ५,  
१६; १८; १२, १३, २१; १३, ३,  
१५; ५, १२; १४, ११, १७; २०; ३३;  
१५, ३, २९; १६, ६, १०; १४, ५;  
१६, ७; १९, ३, ७; ५, ९; ७, ७; ११,  
६; ७; २०, ४, ६; ८; ११, १०; १५,  
५; २१, ६, ४; ९, ५; २२, ६, ५; ७,  
७; १४, ५; २३, १३, ४; २५, १८,  
३; जै. ४३; ९७; १११; १२९;  
१४७; १५४; १८४; जैठ. ३, ४,

४, ७; गो. १, २, १५; २, १, १०; ४,  
५; ६, १५; प्र...जायते ऐ. ४,  
२३; श. ७, १, २, १५; तै. १, १,  
४, ८; ५, ६, ६; २, १, २, ८; ९; ५, ४;  
८, ३; २, ४, ४; जै. १६५; १६८;  
जैठ. ३, ७, २, ११; प्र...जायते  
तां. २, ७, ४; ३, १०, २; २०, १२,  
३; प्रजायते ऐआ. १, ३, ४; श.  
१, ७, २, ११; प्रजायन्ते ऐ. ३, १०;  
५, २२; २३; २४; ६, ९; ३६; श.  
१, ४, २, ४; ५, १, १०; ४, २, ४, १७;  
५, ५, ९; १०; १२; १३; ७, ४,  
२, २६; तै. ३, ११, ९, ५; ६;  
तैआ. ५, ६, १२; ८, २, १; प्रजा-  
यन्ते श. १, ५, ३, १६; ६, ३, २९;  
३०; ९, २, ५; १३; ३०; २,  
१, १, १३; ३, १, १३; ५, १, ५, २,  
४; ६, २, २; ३, ५, १, ११; ६, ४,  
१५; ८, ७, ५; ४, १०; १२; १५; १८;  
५, ४; ६; ७; ९, ४, २५; ४, २, ५, ८;  
३, १, २६; ४, २, ९; ५, ५, १; २;  
३; ७; ८; ६, ८, १८; ५, १, ४,  
१; २, ४, २; ५, १६; ७, ४, २, २२;  
११, १, २, ४; ५, ४, ६-११; १७;  
१२, ४, १, ७; १४, ६, १०, ६; का.  
१, १, १, ९; ३, १, २; ४, ३, ४;  
५, १, ३; ६, २, १; तै. २, १,  
२, ७; तैआ. १०, ६२, १;  
६३, १; तां. ४, ८, ३; ६, १, ३;  
३, ३; ८, ९; ७, २, ६; १३, ५, १८; ९,  
४; १०, ११; १५, ३, १७; ५,  
१६; १९, ५, ५; १८, ५; २०, ४, २;  
८; ९, २; १२, २; १६, ७; ८; २३,  
११, ३; १३, ४; १९, ६; २०, २;  
२५, १६, २; जै. १९; १२९;  
१३१; १६४; प. १, ३; गो. २, ४,  
५; ६, १५; प्र...जायन्ते ऐ. १, ३;  
प्रजायन्ते तै. २, ८, ५, ७;  
प्रप्र...जायन्ते तां. २३, ९,  
२; प्रज्जे श. १, ८, १, १०; जै.

१५४; प्रजनिष्यन्ते गो. २, २,  
१३; प्रजनिष्येथे तै. १, २, १, १४;  
प्र...जनिष्यसे तै. १, १, ४, ६;  
प्रजनिष्यध्वे श. २, २, ४, १७;  
प्रजनिष्यथ तां. २१, २, १;  
प्रजनिष्ये श. ११, ४, ४, ९;  
प्रजायस्व श. ९, २, ३, ४४; प्रजा-  
यध्वम् ऐ. ८, ११; मं. १, ३, १३;  
प्राजायत शां. ४, ८; श. १, ८, १,  
११; २, २, ४, ७; ५, २, ३; तै. १, ५,  
६, ३; ६, २, ४; २, १, २, ८; २, ४, ७;  
३, १, ४, ५; ११, ९, ५; तां. ४, ७, ३;  
७, ६, ५; ८, २, ४; ४, ३; ११, ३, ५;  
१९, ३, ८; जै. ४३; १२९; १५४; जैठ  
३, ४, ४, ६; प. ४, १; प्र...ज्जायत  
ऐ. ४, २, ३; श. २, २, ४, ७; ९; का. १,  
२, ४, ६; ७; प्राजायन्त शां. १६,  
२; श. २, २, ४, १८; ५, ३, १; ४,  
६, ८, १८; ५, २, ४, २; ११, १, ३, ७;  
का. १, २, ४, १३; ५, १, ३, १; तै.  
१, ६, २, १; २, २, ४, ३; तां. १५, ५,  
२४; २०, ४, ५; २२, १४, ५; गो. २,  
२, १३; प्रजायत श. ४, ३, २, ४; ६,  
१, १, १३; २, १, ३; ४; तै. २, २, १,  
३; तैआ. ५, ६, १२; प्र...जायत  
तै. १, ५, ६, ३; प्रजायेरम् श. ३,  
८, ४, १८; तै. २, २, २, ६; ३, ३, ३,  
१; प्र...जायेथाः श. ११, ४, २,  
१९; प्रजायेय ऐ. २, ३३; ४,  
२३; ५, ३२; शां. ४, ८; श. २, २,  
४, १; ५, १, १; ६, १, १, ८; १०; १३;  
३, १; ७, ५, २, ६; ८, २, २, ७; ४, ३,  
१; ११, ५, ८, १; १४, ४, २, ३०;  
का. १, १, २, ३; २, ४, १; ३, ४, १;  
४, ३, १; तै. २, १, २, ८; २, १, १, ३;  
१; ४, १; ५, ५-८; ३, ८, १; ३, १, ४,  
५; ११, ४, २; तैआ. ८, ६, १; तां.  
४, १, ४; ६, १, १; ५, १; ७, ५, १;  
६, १; १०, ३, १; जै. ८; ४३; १२९;  
१५४; जैठ. १, १५, १, १; प. २, १;

प्रजायेय जै. ८<sup>३</sup>; प्रजायेमहि  
 ऐ. ३, ३४; श. ११, १, ६, १; तै. २,  
 ८, ६, ९; प्रजायेमहि तैआ. ६,  
 ११, १; प्रजनि श. १२, ४, १, ७;  
 तै. ३, ७, १०, ४; तैआ. ४, १२, १;  
 प्रजनिपीमहि तै. ३, ७, १०, ४;  
 तैआ. ४, १२, १.  
 प्रजनयति ऐ. १, १, २, ३९; ३, १९;  
 ४, १४; ६, ९; २९; शां. ४, ६; ९, १;  
 १९, ९; २५, ७; १३; ३०, ८; शांआ.  
 ३, २; श. ४, ५, ५, ११; ७, १, १,  
 ४२; तै. १, १, ९, ९; प्रजनयति  
 श. १, ५, ४, ४; ९, २, ५; १३; २, ३,  
 १, ५; ३२-३५; ४, ४, २९<sup>३</sup>; ३, ८,  
 २, ५; ४, १२; १३; १५; १६; ५, ४;  
 ६; ९, ४, २५; ४, ३, १, ३; ४; ६; २,  
 ३; ४, २, ९; ४, २०; ७, २, १, ६; ३,  
 १, १२; ४, २, ४०; ८, २, २, ७; ४, ३,  
 २०; १०, ४, २, ३; १२, ५, १, १३;  
 ७, २, २०; ९, ३, ११; का. १, ३, १,  
 २२<sup>३</sup>; २३; तै. १, १, ९, १०; ४, ४,  
 ८; ६, २, ५; ७, २, १; ४<sup>३</sup>; २, १, २,  
 ११; ४, ४; ९, २; ३, ३, ६, ५; ७, ३,  
 ७; तां. ७, ९, २०; १९, ३, ५; २०,  
 ४, ७; २१, २, १; ९, ३; जै. १४७;  
 जैड. २, १, २, ९; ३, ६, ६, ४; गो.  
 १, २, १५; २, १, १०; १९; ६, ८;  
 प्रजनयति श. १, ५, ४, ३;  
 ३, ८, ४, १०; १८; का. १, ३, १, २;  
 तै. १, ७, २, १; तां. ६, १, ३; जै.  
 १०७; प्रजनयतः श. ४, ३, २, ४;  
 १०, ४, १, ८; जै. १०५<sup>३</sup>; १०७;  
 जैड. ४, १२, २, ३; ५; प्रजन-  
 यतः जैड. २, १, २, १०; प्रज-  
 न्यन्ति ऐ. ५, ३; श. १, ३, ४, ७; ५,  
 ३, ८; प्रजनयन्ति श. १, ७, २,  
 २१; २, ४, ४, २२; का. १, ३, ४,  
 १३; तां. ४, १, ५; ८; १०; १२;  
 १४; १७; ३, ८; १२, ११, ६; २०,  
 १३, २; २४, १, ३; प्रजनयन्ति  
 जै. ५०; प्रजनयिष्यते श. २, २,

४, १७; का. १, २, ४, १३;  
 प्रजनयिष्यति ऐ. २, ३८; प्रज-  
 यिष्यथः तै. १, २, १, १४<sup>३</sup>;  
 प्रजनयात् जै. १२९<sup>३</sup>; प्रजनयन्  
 ऐ. २, ३८; प्रजनयतु तै. ३, ७,  
 १०, ४; तैआ. ४, १३, १;  
 प्रजनय ऐ. ६, २८; श. ६, १, १,  
 १२; गो. २, ६, ८; प्रजनय तै.  
 २, ५, ५, २; ८, ९, ८; प्रजनयतम्  
 जैड. १, १६, १, २; प्रजनयत तै.  
 २, २, ३, ४; प्रजनय तां. ७, ६, २;  
 प्रजनयानि श. ८, ४, ३, २; प्रजन-  
 याव जैड. १, १७, २, ७; प्रजन-  
 यामहे का. १, २, ४, १२; प्रजन-  
 याम गो. २, ६, ७<sup>३</sup>; प्रजनयत्  
 श. ८, २, २, ७; ८<sup>३</sup>; ९<sup>३</sup>; ४, ३,  
 २०<sup>३</sup>; १०, ४, २, २८; तै. १,  
 १, ४, ७; ६, २, २<sup>३</sup>; तां. ४, १,  
 ४; ९; ११; १३; १७; २१, २, १;  
 प्रजनयताम् श. ३, ३, १, १३;  
 तां. १०, २, ४; जैड. १, १६, २,  
 २<sup>३</sup>; १७, २, ८<sup>३</sup>; प्रजनयन् श. १,  
 ७, ४, ४; ४, ५, १, ८<sup>३</sup>; ७, २, १, ५;  
 १०, २, ३, ३<sup>३</sup>; तै. २, २, ३, ५<sup>३</sup>;  
 तां. १०, १२, २; प्रजनयेत् ऐ. २,  
 १६; प्रजनयेथम् श. ६, १, १, १२;  
 तै. १, ६, २, १; प्राजीजनत् श. ४,  
 ३, १, २२; २३; २५; प्राजनिष्यन्त  
 श. ४, ३, १, २५.  
 प्राजिजनिपत् जैड. ३, ४, १, ४;  
 प्राजिजनयिषेत् श. १२, ५, १, १३.  
 प्र-जन- -नः तैआ. ७, ९, १; १०,  
 ६२, १.  
 प्र-जनन- -नः श. १०, ३, १, १; ७;  
 गो. २, ३, १२; -नम् ऐ. ३, ११;  
 ३५; ऐआ. ३, १, ६<sup>३</sup>; शां. ३, ९;  
 ७, १०; २९, ३; शांआ. ७, १७;  
 श. १, १, १, १८; २०; २२<sup>३</sup>; २, ५,  
 १५; ३, १, १, ८; ४, १, २; ५, ३, १५;  
 ९, २, ६; २१; २२; २, १, १, १३; ३,  
 १, २३; ४, ४, ६-१०; ५, १, ९; ११;

१८<sup>३</sup>; ३, ३, १, ११; ५, १, ११; ३,  
 १६; ८, ४, ७<sup>३</sup>; ९, ३, ३४; ४, ३, १,  
 ३; ४, २, १०; १५<sup>३</sup>; १८<sup>३</sup>; ५, १, ३,  
 ९<sup>३</sup>; १०<sup>३</sup>; १२<sup>३</sup>; २, ५, ८<sup>३</sup>; ६, २, २,  
 २; ५, ३, ५; ७, ४, २, २६; ८, ३, २,  
 २; ७, १, १<sup>३</sup>; ९<sup>३</sup>; १०<sup>३</sup>; १६; १७<sup>३</sup>;  
 १८<sup>३</sup>; १०, ५, २, ८; ११, १, २, ६<sup>३</sup>;  
 ७; ४, ४, ८; ९; १२, ८, १, २२<sup>३</sup>; १३,  
 ८, १, १४; १४, १, ३, १, ४, १६; का.  
 १, १, १, २; ९<sup>३</sup>; ३, ४, ४; ५<sup>३</sup>; ६<sup>३</sup>; ४,  
 ३, ७, ९; १५<sup>३</sup>; २, १, १, १३; १४; २,  
 २<sup>३</sup>; २, ४, १५; तै. १, १, ३, १; ६, ८;  
 ३, १, ४<sup>३</sup>; २, ६, ३, ५; ८, ८, ३; ३, २,  
 १०, ३<sup>३</sup>; ३, ४, १; १०, ३; ११, ९,  
 ६; तैआ. २, १९, १; ७, ३, ३; १०,  
 ६३, १<sup>३</sup>; तां. ७, ७, १६<sup>३</sup>; १६, १४,  
 ५; १६, ७; १९, ३, ९; ५, ९; ७, ७;  
 ११, ६; १८, ३; २०, ४, ५; ११, ९;  
 २१, ९, ४; २२, ७, ६; जै. ३४<sup>३</sup>;  
 १११; १२७; १२९<sup>३</sup>; १३१; १४७;  
 १६८; जैड. १, १, ४, २; १६, ३,  
 २; ३, ६, ६, १; गो. १, २, १५<sup>३</sup>;  
 -नम्इव तै. २, २, ९, ३; -नस्य  
 श. २, ३, १, ३३; ५, १, १८; का.  
 १, ४, ३, १५; -नस्यइव श. २, ३,  
 १, ३२; का. १, ३, १, २२; -नात्  
 श. १, ९, २, ५<sup>३</sup>; २, ५, १, ११<sup>३</sup>;  
 २०<sup>३</sup>; ३, ५, १, ११; ४, ३, १, ३; ४,  
 २, ९<sup>३</sup>; ४, १<sup>३</sup>; ११, ५, ४, १७; तै.  
 २, २, ९, ६<sup>३</sup>; तां. ६, १, १०<sup>३</sup>; जै.  
 ८; १२९; गो. १, २, १५; -नाय  
 श. २, ५, १, २०; ४, ४, १; ११,  
 १, २, ४; का. १, ३, १, १४; ४, ३,  
 १६; तै. १, १, ६, ८; २, ६, ३; ३, ३,  
 ४; २, २, २, ६; ७, ७, ७; ३, २, २, ६;  
 ३, २, २; ३, १, ४; तां. ४, २, १८;  
 ६, ८, ५; १६, ५, ४; १९, ३, ९; २०,  
 १६, ७; ८; २३, ५, ३; ९, ४; ११, ४;  
 २०, ३; २२, ६; २४, १४, ६; १६,  
 ६; १७, ४; जै. १६४; १६५; गो.  
 २, २, ६; ४, ५; ६, १५; -नती

॥ जै. ४३; १३१; -ने ऐ. १, २, २; श.  
 १३. ८, १, १४; तै. १, १, ३, २; ३,  
 ७, ८; २, १, ५. ५. तैवा. १०, ६२,  
 १; जै. १२९; -नेन श. २, १,  
 १, ४; ४, ५, २, ३; १४, १, ३, १; का.  
 १. १, १, १, २; जै. १४७.  
 प्रजनन-काम- -मः तै ३, ११,  
 ९, ४; जै. ४३; १३१; १५४.  
 प्रजनन-वत्तर- -स् तै. १, ३, १, ६.  
 प्र-जनयत् - -यन् श. ४, २, १, १६;  
 १७; तै. १, १, १, २; ३, ३,  
 १०, ४.  
 प्र-जनयित्वा तै. १, २, १, ८.  
 प्र-जनयितुम् श. ६, १, १, ३; ८, ७,  
 १, ४; १०, ४, १, ५.  
 प्र-जनयितु- -तरि का. १, ४, ३, ७;  
 -त्ता ऐ. २, ३९; श. २, ५, १, ८;  
 १०; ३, ४, ३, ४; ५: ७, २, ८; ९, १,  
 ६; ८, ४, ३, २, ०; १२, ९, १, १७;  
 का. १, ४, ३, ६; ८; तै. १, ७, २, ३;  
 ४; २, ७, २, २; गो. १, २, १५;  
 २, २, १; -त्रा श. ८, ४, ३, २०.  
 प्र-जनयित्वा श. ६, ७, ४, १२; तां.  
 ४, १, १५.  
 प्र-जनयिष्णु- -ष्णुः गो. २, ४, ५, ६;  
 १५.  
 प्र-जनयिष्यत् - -ष्यन् श. ६, ७, ४,  
 १२.  
 प्र-जनय्य श. ४, ३, १, २२; २३.  
 प्र-जनिष्णु- -ष्णवः जै. १७१; -ष्णु  
 श. ६, ४, १, ७; ७, ३, १, २८; जै.  
 १७१; -ष्णुः जै. ८.  
 प्र-जनु- -नौ तै. ३, ११, ४, २.  
 प्र-जाति- -ज्ञयः श. ५, १, १, १०.  
 प्र-जा- -जया ऐ. १, १; ६; ८; २, १७;  
 ३३; ३५; ३९; ३, ७; १०; २३; ३५:  
 ३७; ३८; ५०; ४, ११; २३; ५,  
 २२; २३; ६, ३; ७, १२; ८, ११;

ऐवा. १, २, ४; ३, १; ४; ४, १; ३, १,  
 १; २; ५; ६; ६; शां. ४, ८; १७, १;  
 शांवा. २, १; ४, ८; ९; ६, ८; १६;  
 ७, २; ४-८; १२-२३; श. १, ६,  
 ३, ३०; ४, ९; ७, २, ८; ३, १८; ८,  
 १, ९; ३४; २, १, २, ६; ३, ८; ३, १,  
 १३; ४, २४; ४, ४, १; ३, ६, १, २०;  
 ९, १, ५; ४, ४, ९; ८, ६, १, २१;  
 ७, ४, १६; १०, ६, १, ४; ६; ११, ४,  
 २, १९; ८, १, ३; १२, १, ४, ३; २, ४,  
 १६; ३, ३, ४; ४, १, ७; ८, २, २; ९,  
 १, १७; ९, २, ९; १३, १, २, ३; २,  
 ५, २; १४, ३, २, १; ५, १, ५; ७,  
 २, २६; ९, २, ६; ४, २३; का. १,  
 १, २, १; ३; ३, ७; ३, १, ७; ४, १; ४,  
 १, १८; २, १; तै. १, १, ४, ६; ८; ६,  
 ८; २, १, १५; ३, ७, ६; ४, १०, ९; ५,  
 ६, ३; ६, ९, १०; २, १, ५, ४; १०;  
 ११; ८, ३; २, ४, ४; ८, ३; ४; ९,  
 १०; ६, ६, ५; ७, १८, ५; ८, ७, १०;  
 ३, १, ४, ५; २, ७, ३; ८, ४; ९, ९,  
 १२; १०, ३; ३, १, २; २, २; ४; ५:  
 ३, ४; ६, ८; ७, ५; ९, १२; १०, ४;  
 ७, ४, १५; ६, १०; ९, ५; १०, २; ८,  
 ३, ६; ९, २, २; १२, ५, ११; तैवा.  
 १, १०, ७; ३, ११, १२; १३; ४,  
 ११, ८; १७, १५, ९, ११; ६, १, २;  
 ३, २; १०, २; ७, ३, ४; ९, ६, १; ७,  
 १; ८, १; ९, १; १०, १०, २; ३; तां.  
 २, ७, ४; १०, ३; १६, ३; ३, १०,  
 २; ४, ७, ३; ८, २, ४; ९, ६, ७; ८;  
 १०, ३; १२, १३, ३२; १६, ३, ९;  
 १९, ३, ८; २०, ४, ८; १२, ३; २२,  
 ५, ४; १४, ५; २३, ९, २; १९, ७;  
 २०, २; जै. ८; ४३; ७७; ८६; ९५;  
 १२९; १४५; १५४; १८२;  
 जैठ. १, ७, २, ४; १२, २, ४; २, २,  
 २, ४-७; ३, ४, ४, ६; ७; मं. १, ६,

३२; ४. २, ९; ४, ७; ६; गो १, १,  
 ३४; २, २४; ३, १; १५; १८; ४, ८;  
 १०-१२; १५; ५, २०; २, २, ४; ३,  
 २; ४; २१; ४, ५; ७; ६, १; ५; ८; १२;  
 १५; -जा ऐ. १, ११; २, ४; ३,  
 ११; २४; ३४; ३८; ४, ६; ५, ३;  
 ३०; ७, १७; १८; ऐवा. १, २, ३;  
 ३, ४; शां. ५, ७; ६, ९; १४, ४;  
 १७, १; १८, १०; २३, ८; शांवा.  
 २, १; ४, ८; १०; ७, १६; १२, ५;  
 श. १, २, २, १७; ५, ३, १६; ४, ३;  
 ७, २, ४; ८, १, ३१; ३, ४; ३, ६; २,  
 १, ४, १३; ३, १, २५; २६; २७;  
 २८; २९; ४, २, ३; ६, १, २३; ४४;  
 ३, ७, १, २२; ९, १, २; ४, ४, ५,  
 १४; ५, १, १, ९; २, १, ११; २, २०;  
 ६, ५, ३, ५; ७, १, १, २७; ४, २,  
 २६; ३, १; ३८; ५, २, ३; ८, ६, १,  
 १३; ७, ४, १६; ११, ८, ४, ५; १२,  
 ५, २, ५; ९, १, ११; १३, ८, १, ६;  
 १३; १४; १९; ३, १२; १४, ३,  
 २, २५; ४, २, ३१; ३, १४; ५, १,  
 ४; ५; ७; ९; १३; का. १, १, ४, १३; ३,  
 १, १६-१९; २०; ६, १, १५; २,  
 २, १, १४; तै. १, ३, ७, ६; ६, २, १;  
 ५; ९, १०; १०, १; ७, ८, ७; २,  
 १, २, ६; ३, २, ८, ९; १०, ३; ३, ६,  
 २; ३; ८; ८, ७; ९, ९; ९, २, ३; ६,  
 ४; तैवा. ५, ६, ३; ५; ७, ३, ३; ९, १;  
 तां. १, ३, ४; २, ३, २; ३, ४, ३; १३,  
 ३; ४, ८, १३; ५, ५, १०; ७, ९,  
 २१; ८, ५, १५; १८, ४, ४; ५,  
 ९; १९, १५, १, १६, २; १७,  
 १; २०, ११, ५; २३, ३, ३;  
 जै. १८; १३७; १४५; १५७;  
 १८०; जैठ. ३, १, ४, ३; ५, ८, १४;  
 १७; ४. २, ८; गो. १, २, ४; १७;  
 २, १, २४; ५, ३; -जा: ऐ. १, १४;

॥ 'प्रजनन' 'प्रजननौ' इत्यतयोः स्थाने छान्दसे रूपे स्याताम् । 'प्रजनी' इति पाठे. 'प्रजनि-' इति प्रति-  
 सूचकः स्यात् । † द्वैस्वर्यं चिन्त्यं लक्षणविरोधात् । भा. इत्यस्य 'तवेन्' प्रत्यये पा. ६, २, ५१, इत्यनेन द्वैस्वर्यपृष्टिः  
 तः प्रमादसाक्षिणी । ‡ 'जाः' इति मुपा. । उपरि सुदितः Kt. सम्मतः पाठः ।

२,३३; ३,७; ११; ३१; ३६; ७,  
 २२; ३०; ५, ३; ०४; ६, ९; २७;  
 ३२; ३६; ७, १९; ऐआ. २, १, १;  
 ३; ३; २, २; ३, २, ६; शां. ५, ३;  
 १२, ८; १६, २; ४; १८, ४; २५,  
 १३; शांआ. ७, ११; ८, ११; शा.  
 १, २, २, ३; ४, १९; ३, २, १५; ४,  
 ७; १५; ४, २, २; ४, ५, १, ७; ८; १०;  
 २०; २, ४; ३, ८; १६; ४, ५; ६, १,  
 १७; ३, १७; २९; ३०; ३, ५; ७, २,  
 १६; १९; २१; ३, १४; ८, १, २; ६;  
 २, १२; ३, २७; ९, २, ५; १३;  
 २, १, १, १३; २, ६; २, ३, ४;  
 ३, १, ३; ६; १३; २०; २, ९,  
 १०; ३, १; ७; ४, २, १; ५;  
 ३, २; ३; १२; ४, २२; ५, १, १;  
 ३; ४; ६; ११; १२; १३; १५;  
 १७; १९; २०; २, १; २, ३; ४;  
 ५; ६; ७; ९; १०; १६; २२;  
 २३; २४; २६; ४१; ३, १; ६, १,  
 २३; ४४; २, २; ४; १०; २, ४; ६;  
 ३, १, ३, ४; ३, २, १९; ५, १, ११;  
 १३; २, १३; ६, १, २१; २, २६;  
 ८, २, ५; १६; ३, ३०; ३२; ४, १०;  
 १५; १७; १८; ५, ६; ७; ९, १, १;  
 २-५; ३, ६; ७; ४, २१; २५; ७,  
 १, २, २; ९; १४; १५; १६; २, १,  
 १२; १७; २, ४, १६; १७; २३; ५,  
 ८; ३, १, १८; २५; २६; २, १२;  
 ४, २, ९; ५, १; ५, १४; ५, ३, १, ५,  
 १; २; ३; ८; ११; १२; १३; ६, १;  
 ७, १; ६, ४, १; ३; ५, १; ५, १,  
 ४, १; २, १, ११; १२; २, १८; ४, १;  
 २; ५, १४; १६; ३, ३, १५; ५, १;  
 ४, ४, १; २४; ५, १२; ६, १, २,  
 ५; ११; १२; ३३; ३४; २, २, ६; ६,  
 २, २; ७, २, १२; ४, १; ८, १, ९;  
 ७, १, १, ७; २, १; ३, १, २३; २,  
 १२; ४, १, १०; २, २६; ३१; २,  
 ३८; ५, ५; ७; ८; २, २१; ८, २,

२, ४; ५; ६; ७; ९; ३, २, २; ४,  
 २, ११; ३, १; २, ३; १८; २०;  
 २१; ७, १, १६; ९, १, २, ४; २;  
 ३, १४; ५, २, १२; १३; १०, १, ३,  
 १; २, १; ३, ५, ३; ४, १, ५; ८;  
 १०; ५, २, १४; ११, १, १, ७; २,  
 ४; ६, २१; २, ७, ३, २; ३, ३, १; ४, १,  
 ५; ६; १२; १४; ३, १; ५, ४. १७;  
 ८, ४, ६; १२, ५, २, ४; १३, १, ६,  
 १; २, २, ९; ५, २; ८, ५; ३, ४, ५;  
 ८, १, ५; २, १; १७, २, १, २१; ४,  
 ३, २९; ९, १, २; का. १, १, १, ९;  
 २, ३; २, २, ८; ३, ३; ४, १३; ३,  
 १, १; २; १२; २, २; ३, १; ३; ५; ४,  
 ३, १; ३; ४; ५; ९; १०; ११;  
 १३; १४; १६; ५, १, १; ३;  
 ४-८; १४; १९; २१; २२; २४;  
 ३६; २, १; ६, १, १५; २९; २, १;  
 २; ५; ३, ४; ५; ६; २, १, ३; २,  
 ११; तां. १, १, १, २; २, ३; ४; ३,  
 ५; ४, ३; ७; ५, २; ४; १०, १; २, १,  
 १३; ६, १; २; ३, ७, ५; ९, १; ४, ९,  
 १; ६, १, ९; २, १; ३; ४; ५; ३;  
 ८; १०; ४, १; ४; ५; ८, १; ९,  
 २; ७, २, १; २; १०, २; ८, ७, २;  
 ८, १; २, १, २, १; ७; ११;  
 २, १, १; २; ३; २, ६; ३, ३; ४; ७;  
 ४, ३; ७, १; ९, ६; ९; १०; १०, ६;  
 ८; ३, ५, १; ४; ६, १; ४; ९, ५; ९;  
 ७, ५, १; ९, १; ४; ३, १, ४, २; २, २,  
 ६; ७; ४, १; ५, ६; ७; ६, १; ८, ३;  
 ९, १०; १२; ३, १, ४; ३, १; ४, १;  
 ६, ५; ८, ७; १०, ४; ७, ३, ७; ४, ४;  
 ८, ३; ८, ९, १; २; ३; ९, ८, १; ११,  
 ४; १३, ३; ११, ९, ५; ६; १२, ७,  
 १; तांआ. १, ३, ४; २६, ४; ३, ११,  
 २; ५, ६, ४; ८; ११; १२; ९, २;  
 १०, ३; ११, ६; ८, २, १; १०, १, १;  
 १५; ४८, १; ६३, १; तां. १, १०,  
 १; २, १, ४; ३, ७; ७; ७, ५, १५;

८, ३; १०, १; ६, १, १; ३; ४; ३, ९;  
 ४, १२; ९, ५; १५; २१; ७, ५, १;  
 १०, १५; १६; ८, ८, १४; १५, ९,  
 ६, ७; १०, २; १०, १, ६; ९; २, १; ५,  
 १२; १२, १०; ११, ३, ५; १३, ९,  
 ५; १७, ५, १३; १८, ८, २; १६, ४,  
 १; ३; ५, २, ३; १७, १०, २; १८, ८,  
 १२; २०, ४, २; ५; ८; २१, २, १;  
 ९; २२, ५, ३; ८, २; २३, ९, २; १९,  
 ६; २०, २; २७, १, २; ३; ११, २;  
 १३, ३; १७, २; २५, १, ९; ११, २;  
 जै. ८; ९; १३; १८; २८; २९; ३०;  
 ३६; ४६; ५९; ६२; ७१; ९७;  
 १०४; १०५; १२६; १२९; १३१;  
 १३३; १३९; १४५; १६४; १६६;  
 १६८, १७०; जैड. १, ३, १, १; ३,  
 १; ५, १, २; ७, २, ४; १२, १, ६;  
 १४, ३, ९; १५, २, ४; १७, २, ६;  
 २, १, २, ६; २, २, ४-७; ३, ११; ३,  
 ४, १, ४; ५, १, ४; १२; २, ४; ६; ८,  
 ४; १३; ६; ४, ९; ५, ७; ९, ४; ७, ८,  
 १, ६; तां. १; ष. १, ३; २, १; २;  
 ३; ३, १; गो. १, १, ४; १३; ३९;  
 २, ६; ७; ३, ७; ९; २, १, ३;  
 २१; २, १; १३; ३, ३; ९; २१;  
 २२; ४, ५; ५, ९; १०; ६, ८;  
 १५; १६; -जानाम् ऐ. १, १४;  
 ७, २०; ८, ६; ९; १०; ऐआ. २,  
 १, ३; शा. १, ५, ३, १०; २, ५, २,  
 २४; २६; ३, ४, २, ५; ६, २, १; ३, ९,  
 ३, २; ६; ७, २, १, २; ३, १, २;  
 ५, २, १, २५; ७, ५, २, ३५;  
 ८, ४, २, ३-१०; ९, १, १, २४; ३,  
 ३, १०; ११; १२, ३, ३, १४; ८, २,  
 १८; १३, १, ४, ३; ९, १०; ३, ८, ४;  
 १७, १, ४, ३; का. १, ४, ३, १२;  
 ५, १, २२; २४; तां. १, १, ४, ८; २,  
 १, ३; ३, ३; ६, २; ३, ९, १; ६, २, ३;  
 ४, २; ५; ७, २, ३; ८, ८, १; २, २,  
 १, २; ३; ४; ५; २, ६; ६, ४; ३, ९,

§ अथवा 'प्रजास्तायेरन्' हत्यव सुपठः स्यात् । 'बहिः' इत्यत्र तस्य लीयं टि. द्र. ।

५;८,१,३;८,३,२,१,६;२,६;  
 ७;९;३,१२; १०,३; ३,३,१,९,  
 १६,२; तैआ. ३,११,३:१४,२;  
 १५,२;४,७,४; ५,६,४;८; ११;  
 १०,४; तां.२,३,३; ७,५,४;१६,  
 ४,१; २१,३,७;१२,६; २२,१४,  
 ७;२४,१५,५; जै. ८;४६; ९७;  
 जैल.१,९,२,८; १५,३,८;१७,१,  
 ८;१०; ३,७,१,३; ४,८,१,५;  
 १०; प.१,३; गो. १,५,१०;२,  
 ५, ९; ६, १५; -जाभि: ऐ. ३,  
 ४; श.२,४,१,१; ३,९,३,७;४,  
 ६,९,२४; तै. १,२,१,२१;२,१,  
 २,१;५, २,१;८,६,९; तैआ. ४,  
 १८,१; -जाभ्य: ऐ.२,१९; श.  
 १,५,१,२०;२,५,१,१४; २,११;  
 १३;३,३,२,१८; ५,२,१३;४,  
 १,१,२२;५,६,३; ६,४,१,२;३,  
 २;४,४;५,१,५; ७,२,२,१२;४,  
 २,३८;८,१,१,६; ९; २,३;६;९;  
 ६,१,२०;१०,१,३,१;२,६,५;का.  
 १,५,१,९-११; तै. १,२,१,३;  
 ९,२४;५,५,६; ६,२,३;३,१,४,  
 २;७,८,१;२;८, १३,३;९,१९,  
 ३;१०,५,१; ११,१०,३; तां. १,  
 ५,१०;१०,१;६,४,११;१३;२४,  
 १,६; जै.२५;१२६;१४४; गो.२,  
 २,१३; -जाम् ऐ. १,११;२१;२,  
 १;४;३,११;२४;३८; ५,२२;६,  
 ३३;८,१५; ऐआ. १,३,४;५,२;  
 २,१,७; ५,३,२; शां. ५,७; ६,  
 ३-९;१६,१०;१८,१०; २३,८;  
 ३०,५; शांआ. ३,७; श. १,७,  
 २,४;८,१,३१;३४; ९,१,१४;२,  
 १,४,१३;३,१,२९; ४,१,१; ४;  
 ३,२,२,२०; ४,३,३;४; ५;५,  
 २,१२;३,१८;६,१,१८; ७,२,८;  
 ९,४,७;४,६,९,२४; ५,२,२,७;  
 ६,५,२,३-६;३,५; ७, ५, २,  
 ३९;१०,६,५,५;११,५,३;७; ६,१

२,१०; १२,४, ३,४; ८,१,२२;  
 १३,२,६,८;८,५; ८,१,१९;३,  
 ४;१२;१४,१,३, २०;२,२,४५;  
 ४,२,२९;७,२,२६; का. १,१,४,  
 १३;३,१,२०;४,२,१;२; तै. १,  
 १,१,१; ५;४, ६;७; ९,९;१०,  
 २;४;२,१,२५;३,४,२; ५,५,६;  
 ६,७;६,२,१;७,२,४;२,३,९,१;  
 २;४,८,५;५,८,९; ६,३,५; १६;  
 २; ३,१,१,२३; १०;२,२; ४,  
 १२; ५,३;२,७,३; ३,९,४;९;  
 ११;१०,४; ११,२; ७, ६,६; ८;  
 १४; १६; १४, ५; ९, २, ३;  
 ४, ८; ६,४; ११, ८,३; ४; ९,  
 २;१२,५,३; तैआ. १, २७,१;  
 ३;३, ७,१; ७,२; ३;४;११,  
 १०; १५,१; २; ४, ५,३; ४२,  
 २;५,४,७; ६,३; १२;९,११;  
 ६,१,१;३;७,३; १०,१०,१; तां.  
 १,३,८;५,१२;१५;६,३; २,१०,  
 ३;७,७,७; १८,५,९; १९,३,२;  
 ३; जै. ७१;१३७;१४५; १४७;  
 जैल. १,३,३,५; ४, ५,१,४; सं  
 १,१,१०; ११; १३;१५; २,१८;  
 ५,२;५; २,२,१८; ४,७; गो. १,  
 १,३४;३,१५; २,१,२४; ३,२२;  
 ४,२; ६,१३; -जाया: श. २,४,  
 १,४;९; का. १, ४, १, १४; १५;  
 २,२; तै. १, ६, ३, ३; २, १, ३, ६;  
 तैआ. १, १४, १; २; ३;४;१०,  
 ६३,१; तां. ११, ५, १५;१२, १३,  
 १०;१८, ५, ९; १९, ३, २; २१, ८,  
 ६; गो. २, १, ६; ६, १०; -जायाम्  
 ऐ. २, ७; ५, ३०; ७, २९; शां. ६,  
 ९;१५, ४; २२, ८; शांआ. ६, ११;  
 श. ३, १, ३, ५; ११, १, १, ७; १३,  
 १, ९, ९; ३, ५, ४; तै. ३, ७, १०,  
 ३; ९, ४, ८; १५, ३; तां. ८, ५, १५;  
 १६, ४, ३; २५, ६, ५; जै. ६;  
 १४५; १४७; १५४; १९३; प. ५, १

४; गो. २, ३, २, २; -जायै श. २.  
 ३, ४, १८; २०; ३, ७, २, ८; १२, ४,  
 ३, ४; ५; ४, ४; ५; १४, २, २, ८. तै.  
 ३, १, २, ३; ४, १, २; ५, ३, २, ४, १;  
 ३, ९, ४; तैआ. १, १३, ३; ४, १, १;  
 सं. १, ५, १, २; जै. ३, ५; १४७;  
 २०९; गो. २, २, १०; -जासु ऐ.  
 ६, २, ७; ३, २; श. १, ५, ३, १६; २,  
 ५, २, ८; ३, ३, ४, ७; ८, ४, १४; ८,  
 २, ३, ३; ९, १, २, ४; १; ४२; १०,  
 ५, २, १५; १६; १३, १, ३, ८; का.  
 १, ५, १, ६; तै. १, २, १, ४; ६, १.  
 ५, २, ५; ३, १०; ७, ५; ७, २, १; २,  
 १, २, ११; ३, ५, ५; ३, ३, ६; ३;  
 ८, ७; ८, ८, ४; २, २, ३; तैआ. ५,  
 ६, ४; ९, २; १०, १, ३; ४; जै.  
 १०७; १३३; जैल. १, ९, १, ४; ६;  
 ८; १०; २, २; ४; १५, २, ४; गो. १,  
 ५, २, ५; २, ६, ८; -जे गो. १, ३,  
 १५.

प्रजा-काम,मा- -म: ऐ. ४, ११;  
 श. १, ८, १, ७; १०; २, १, २, ६; ४,  
 ४, १; ५, १, ७; ३, ९, १, ४; ११, १.  
 ६, ७; का. १, १, २, ३; ३, ४, १; ४;  
 ३, ५; तै. ३, ११, ८, ६; तैआ. १, २६,  
 ३; तां. २, ३, २; १८, ५, ९; १९,  
 ३, २; १५, १; २०, ४, २; ११, ५;  
 जै. ७०; १४७; गो. २, २, १; -मस्य  
 शां. ८, ४; ५; -मा गो. १, २, १५;  
 -मा: श. ४, ६, ९, २३; तां. २३.  
 ९, १; २०, १; जै. ७०; -मानाम्  
 शां. ११, ५; गो. २, ३, ११;  
 -माय तां. २, १०, ३; ६, ९, ४, ८,  
 २, ३; -मेन ऐ. ३, ७; गो. २, ३, ३.  
 प्रजा-कान्ति- -स्त्यै गो. २, ३,  
 १७.  
 प्रजा-तन्तु- -म् तैआ. ७, ११, १.  
 प्रजा(-जाडम-)नुरूप- -य: ऐ. ३,  
 २३; शां. १५, ४; २२, ८.  
 प्रजा-पति- -स्त्यै श. १, ४, ५, १२

‡ 'प्रजया इति मुपा. अशुद्ध: । † 'प्रत्याकान्त्यै' इति G. साधु मन्यते ।

५, १, १६; ४, ४, १, १४;  
 ५, १, ३, १४; ३, ५, ३१;  
 ६, ६, १, १९; १०, ४, १, १९; ११,  
 ५, ४, ३; १२, ६, १, ४; १३, १, २,  
 ३; ४; ५; ६; २, ७, १२; १४, ९,  
 ३, ८; तै. १, ६, २, १; २, २, ५, ३;  
 ५; ३, १, ४, २; ५, ३; ४, १८, १;  
 ७, ६, २; ८, ३, १; ६; ७, १; ११, १;  
 ९, १६, १; १२, २, २-८; ४, २-६;  
 तैआ. १, ३, २, २; ३, १०, २; तां. १,  
 ८, १४; ९, ९, ९; जै. १८२; मं.  
 १, ६, २, ३; सा. १, २, ५; ३, ३, ५;  
 ७, ३, २; गो. १, ३, १५; २, १, ७;  
 -ति: ऐ. १, १; १०; १३; १६;  
 २८-३०; २, १६; १७; १८; ३३;  
 ३७; ३८; ३९; ३, १३; १८; २१;  
 २२; ३०; ३३; ३६; ४, ७; २२;  
 २३; २५; २६; २७; ५, ७; २४;  
 २५; ३२; ६, २; १२; १९; २०; २१;  
 ३२; ७, १६; १९; ८, ७; १२; १३;  
 ऐआ. १, १, ४; २, ३; ३, ३; ५; ६; ८;  
 २, १, २; ६, १; ३, २, ६; ५, ३, २;  
 शां. ५, ३; ४; ६, १; १०; १५; ८,  
 २; ३; १०, १; ६; ११, ७; १२, ६;  
 ८; १३, १; १६, ३; ४; १९, ७; २१,  
 ४; २३, २; ४; ६; ८; २४, ४; ५;  
 ९; २५, २; १०; ११; १२; १३;  
 १५; २६, ३; १५; २७, ४; २८, १;  
 २९, ४; ७; शांआ. १, १; २; ७;  
 ८; २, १७; ४, ९; ११; ६, २; १६; ७,  
 १७; ८, ११; ९, २; ११, १; १२,  
 १; ४; १५, १; शा. १, १, १, १३;  
 २, ५, १२; १३; ३, ५, १०; ४, ५,  
 ११; ५, १, १, १६; २, १७; ६, १, २०;  
 ३, २७; ३५; ३७; ७, ४, १; ४; ९, ३,  
 १०; २, १, २, ६; ४, ११-१३; २,  
 १, ४; २, ३-५; ४, १; ३; ६; ७; ९;  
 ३, १, २; ३, १; १८; ४, ८; ४, २,  
 ५; ४, १; ५, १, १; २; ३; ५; ६; ८;  
 १०; ११; १३; १७; २०; २२; २, १;  
 ३; ७; ११; १३; ३, १; ६, ३; ४; ३, १,

३, २, २; २, १, ११; २, ४; ८, ४,  
 १७; ९, १, १; ३; ४; ६; ७; ८; १०;  
 ११; १३; १५; १७; १९; ४, १, १,  
 २; १५; १६; २२; ३, १४; २, १,  
 २६; ४, १६; ५, ३; ६; ३, १, ६; २, ३;  
 ४, ३; २; ३; ४, १, १४; २, १८; ४, १;  
 ९; ५, ५, १; ११; १३; ६, १; ४; ७, १;  
 २; ९, २; ६, १, १; ३; ४; ११;  
 १२; ४, ३; ७, १, १, २; ४; ६; ८;  
 ९; १६; २, ९; ११; १२; १३; ३,  
 २; ७; ८; ९; १०; ११; १२; ३, १३;  
 ४, १; १४; ५, ६; १३; १४; २६;  
 २, १, २; ४; ५; ७; १५; १७; २४;  
 २, ३; १७; १८; ४, १; २; ५, १४;  
 १७; ३, ३, १५; ४, २२; २३; ५, १;  
 ३१; ४, ४, २४; ५, १९-२१;  
 २३; ६, १, ५, ८; २, १; ११; १८;  
 १९; २, १; २७; ३६; ३, १; ९; १६;  
 २, १, १; ३; ७; १२; १३; २३; ३०;  
 ३९; २, १; २; ३; ४; ५; ६; ८;  
 ९; ११; १२; १६; २०; २१; ३३;  
 ३८; ३, १, १०; ३, १, ९; १०; ११;  
 १२; १६; १७; १८; ४, १, ४; ६;  
 ३, ४; ५, ३, ७; ९; ४, १६; ६, १,  
 १९; २४; २, २; ३, १; ७, २, १२;  
 ४, १; ३; ५; ७; ८; १२; ८, १, ४;  
 १४; ७, १, १, ७; ३; ४; ३; २, १, ४;  
 ९; ११; २, १७; ४, ३०; ३, १, २०;  
 ४२; ४, १, १५; १९; २, ४; ५;  
 ६; २७; ३१; ५, ५; २१; २७;  
 ३, ४; ६; २८; ३६; ३७; ४५; ८, १,  
 १, ३; २, १०; २, १, १०; १८; २, ६;  
 ७; ३, ९; १०-१३; १४; ४, १६; ३,  
 २, ८; ३, १०; ४, ११; १५; ४, १,  
 ४; ११; २८; २, १; १६; ३, १;  
 ३; १९; २०; ५, १, १३; २, १; ३;  
 ३, २; ६, २, ५; १९; ७, १, ८; ९, १,  
 १, १६; २, ४२; २, २, २; ६; ३,  
 ५०; ४, १, ३; १२; १५; १६; ५, १;  
 ३५; ३८; ३९; ५६; १०, १, १, २;  
 ३, २, १; ३, १; ५; ७; ४, १; ८; ९;

२, १, १; २, १; ४; ३, १६; १८;  
 ४, १; ८; ६, १; ३, २, ७; ४, १, १२;  
 १६; १७; २, १; २; २२; २३; २४;  
 २९; ३, ६; ४, ४; ६, ५, ९; ११, १,  
 १, १; २, ८; ६, २; ३; ४; ५; ९; १२;  
 १३; १७; १८; १९; ८, २-५; ४,  
 ३, १; ५, २, १; ८; ४, १; ८, १; ९, १;  
 ६, २, १०; ३, ५, ९; ८, १, २; ३, १;  
 ५; १२, १, ३, २; १, २, ७; ३, १, १;  
 ३, ४; ४, १; ५, १; ४, २, १; ६, १, १;  
 ४; ३७; ८, २, १; १३, १, १, ४; २,  
 ५; ३, २; ४, १; ७, १; ८, १; २, १, १;  
 २, १३; १४; ४, १; ५, १; ३; ११,  
 १; ३, ३, ४; ६, ७; ४, १, १; १५; ४,  
 ४; ११; ५, १, १५; ३, ३; ६, १, ६;  
 २, ८; १४, १, २, ५; ११; १८;  
 ३, २, ५; २, २, २; २, १, ५;  
 १६; ४, ३, २, २; ३; ३०; ६, ९, ३;  
 ७; १८; ८, ४, १; ६, १; ९, ४,  
 २; २०; का. १, १, २, ३; ४, ११; १२;  
 १३; २, १, २; २, २; ३; ४; ४, १;  
 ३; ५; ६; ७; ९; १३; ३, १, ३; १४;  
 ३, ५; ४, १; ४, १, ६; ३, १; ३; ४;  
 ५; ८; ३, ९; ११; १४; १६; १७; ५,  
 १, १; ३; ५; ९-११; २४; २, १; ६,  
 ३, ४; २, १, १, १०; २, ३, ११;  
 तै. १, १, २, २; ३, ५; ११; ४, ३;  
 ५, १; ४; ५; ७; ८; १०, १; २;  
 ३; २, १, ६; २, ५; ६, १; ३, २, ५;  
 ३, २; ४, ३-५; ६; ४; ७; ७, २; ३;  
 ८, ५; १०, १०; ४, ६, १; १०, १०;  
 ५, २, २; ४; १; २; ९, १; १०, ६;  
 १२, ५; ६, २, १; २; ३; ३, ३; ४, १;  
 ८, १; ७, १, ४; ५; ८, २, २; ५, ६; ७,  
 १; २, १, २, १; ५; ८; ६, १; २;  
 ४; ९, ३; १०, ३; २, १, १; २; ३;  
 २, १; ३, १; २; ३; ५; ४, १; ७;  
 ५, ५; ६, २; ७, १; २; ८, ५,  
 ९, ३; १०; १०, १; २, ६; ८; ११, १;  
 ३, १, २; २, १; ३; ५, ६; ६, १; ७, १,  
 ८, १; १०, १; ४, ६, ५; ५, ७, ३; ६,

२,३;७,१,४; ६,१; ९,१;१०,  
 १;२: ११, ३; १४, १; १५, २;  
 ८,१,४;३,१,४,२,५;३; २,२,१;  
 ३,१;७,४; ३,२,१; ४,१;७,३;  
 ५,१०,३;७,१,२;३; २,१;५,५;  
 ६,३;११; १३; ९,५;७; १४,२;  
 ८,२,३;६,३; ७,१: १०,१; ११,  
 १;१२,२;१४,१;१५,१; १६,१;  
 ८,१८,६;२२,३;२३,१; ९,१,१;  
 २,१;२,३;८,१; १०,१; १३,१;  
 ९,१८,२;२१,२;२२,१;२: १०,  
 १,४;२,१;९,१;८; १०,४; ११,  
 १,१-२१; ८,६;९,४; तैत्ति. १,  
 २३,१;८;९; २,२,१;६,१; १९,  
 १; ३,७,४; ८,२;११, १२; १३;  
 १३,१;७,१७,१;१८,१;१९,१;५,  
 ६,११;११,१; ४;६; ६,६,२;७,  
 ३;८,१; १०,१,१;२;४; १०,२;  
 ३,१,१;६,३,१; तां. १,५,१०; २,  
 १०,५;७,१,४;५,६;७;८,९;१०,  
 १;२; ६,१,१; २,५; ३,९;४,१;  
 ५,१;७,१९;८,५; ९,१;५; ७,२,  
 १;५,१;६,१;८,२; ३;८; १०,  
 १३;१५;१६; ८,२,१०;५,६;६,  
 ३;८,१४;९,१,३;५; ६,७;८,१५;  
 १०, १,१६;१८; २,१; ३,१; ३,  
 ३;६; ११,३,५;४,२; ५,१०;१०,  
 १२;१२,१,४; १३,२,४;२,७;३,२;  
 १३,३,२,२;५,१३;११,१८; १७,  
 ५,१३; १५,५,३,५;८,२: १०,१;  
 १६,१,१;४,१;१२;१३; ५,१७;  
 २३;१६,२;४; १७,९,४: १०,२;  
 ११,३; १८, १,१९: ६,२;८;७,  
 १;५;१९,७,६;१३,३; २०,३,२;  
 ४,२;५;१४, १;५;७; २१,२,१;  
 ५;१४,४; २२, ५,३;५;८;७,५;  
 ८;९,२;१८,४; २३,९,२;११,२;  
 १४,२;१८,२;२१,२;२५,२;२७,  
 १;२७,१,२;४,३;५,२;७,२;९,२:  
 ११,२;१३,२; २७,६,२;१७,२;  
 ३;४; जै. ८;९; १७;१८; २,५;

३१; ३३; ३४; ४६; ५१; ५२;  
 ५९;७१; ७४; ७७; ८८; ९१;  
 ९३; ९९; १०८; ११७; १२८;  
 १३१;१३२;१३३;१३८;१३९;  
 १४१; १४३; १४४; १४७;  
 १६०; १६४; १६६; १६८;  
 १९१; २०७; २११; जै. १, १,  
 १,१,२,१,१;१२; ३,१,१;४, १,  
 ६;२,६;४,१; ६,२,७;९; ७,१,३;  
 ११,१,१;२; २,३: १४, २, १०;  
 १५,१,१;४,३; ४;१६,२, ४;३,  
 ५;१८,३,९; २,१,२,६; ४,१,१;  
 ३,१,२,१०;३,२,३; ४,४; ४,१,  
 ४;५,२,२; ६, २,४; ७,३,१; २;  
 ७,७,२,१०; ११,२, १३; सं. ५;  
 सं. १,७,१८; ४,६;५, २; २,४,  
 ७; सा. १,१,३;४; ३,९, ८; वं.  
 २; घ. १,५; २,१; ३,७; ७,१;  
 २; ३;७; ३. १,१;२; गो. १,  
 १,४;१३;२,१,५;१६: १८; २४;  
 ३,२; १५; ४, १०; ५,८; १०;  
 २२;२,१,२;७;१९; २१; २२;  
 २६;२,१;१३; १४; १८;३, ८;  
 ९;२३;४,१२; ५,८; ९;६,१;  
 ३; ११; १५; -ति:ऽइव शांवा.  
 ११,८; गो. १,१,४; -तिना शां.  
 ३०,५; वा. ६,२,३,१; ७,४,२,  
 ५; ८,४,३,२; २०; १३. ४,४,  
 ४; तै. १, १,९,४; २,१,८; २,  
 ३,५,१; ३,२,९, ११; ३,६, ६;  
 तैत्ति. ७,३,४: जै. ३, ३,२,३;  
 गो. १,२,१,५: २,६, १३; -तिव्.  
 ऐ. २,१,७; ३,२,१; ७,२,२: २,५;  
 ५,२,४;२,५;३,२;६,१९; ७, १६;  
 शां. ५,३; ६,१,२; १३,१; २१,  
 ४;२,८; शांवा. ९,२; घ. १,  
 १,१, १३: ४,५, ११;१२; ७,४,  
 ४;२,२,४,११; १६; ४,२,१;५,  
 १,५;७;१२; ७,१,३, १४; ५,५,  
 १३; ७,२; ६,१,४; ५;७; ११;  
 १२;५,१,१,४; ६;८; ९; २,९;

१३;३,२;७;१३;४,१;१०; १४;  
 ५,६;१४; २,१,५;७; १५; १७;  
 २,४;२,१७;१८; ३,४,२३; ६,१,  
 २,१३;२१; २,४,२,१, २,५;२,७;  
 ३,१;३,३;२,७; १,१;१२; २,१;५,  
 ३,७;८,१,४; ७,१,२,२; ३;११;  
 २,१,५;४,३;०; ३,१,४,२; २,१,४;  
 ४,२,३;२,४; ५,२, ३,६; ८,२,१,  
 ११;३,१,५; ४,१, ४; ६;४, २;  
 १२;५, १,६; ७,३,१,५; ९,१,१,  
 ७;२,२,२; १०,२,३,६; १८;४,  
 १,१;१२: ३,११;२,४; ४,१;१,१,  
 १,२,५;६;६,१७; ४,३,२; ४;५,  
 ५, ३; ७; ८, ५; १२, १, ३,  
 २,१;३, ३,४; १३, १, १,१; २,  
 १,१; २,१,२; ३,१,१; ४,४,१,१;  
 ५,२,२,३; ३,३; १७,१,२, १८;  
 २,२,२,१; ३,२, १,५; १६; ८,६,  
 १; का. १, २, ४, १,२; ३, ३,१;  
 ४,३,४; ५; १०; २, १,१, १०;  
 तै. १,४,१०,८;५,२,२,९,१;४,  
 १;५; २,१,२,५; ६,२; ५;२,३,  
 ३;४,७;९,१०;३,१०,१; ७,९,१;  
 ८,१,३;४;३,१,१,२; २,७,४;३,  
 ७,३; ५,३,२; ५,१; ७,७, ३;८,  
 २,३; १४,६; १६,१; ९,८,१;२;  
 २२,१; १२,२,१;४,१; तैत्ति. ५,  
 १०,१-२; १०, ६,३, १; तां. २,  
 १०,५; ७,५,६; ७;८,९; ९,१,४;  
 ८,३,१; ९,८,१,५; १२, १,३,४;  
 २,४; १३,४,१; १५,३,२,१;७,३;  
 १६,४,१,२;१३;१६,४;१७,९,५;  
 ११,३; १८,१,२;९; ६,४; ८;७,  
 ५; १९,७,६; १९,१; २१,४,२;  
 १४,४;२,५,५;८; ७,८;१,२,१;  
 १७,२; २३, १,२; २७,१९,२;  
 जै. ३;४;९;७;३;५;९;१०८;  
 १३१; १३३;१४६; १४७;१६१;  
 १८२; जै. १, ४,१,२; २,७;९;  
 ४,२;१,४,४;३,७,१,१; सं. ५;  
 सा. १,१,१,५; २,५,६; घ. २,३;

३,७; ४,१; ४,५; ५,२: गो. १, १, २, ५; ४, १०; ५, २१; २, १, ७; २१; २, १३: १५; १८; ३, १२; १८; ५, ८; ६, १; -ती सं. १, ५, १२; -०ते शांआ. १२, २; ७: श. ९, ४, १, १६; १३, २, ६, ८; तै. १, ५, ५, ६; ३, ९, ४, ८; -०ते श. ५, ४, २, ९; १३, ५, २, ३; १४, ९, ३, ३; तै. १, ७, ८, ७; २, ८, १, २-४; ३, ५, ७, १; ७, ११, ३; ११, ९, ६; १२, २, १-८; ४, १-६; तां. २५, ६, १; १३, ३: सं. २, ५, ८; प. १, ६; गो. १, १, ४; -ते: ए. १, ३०; २, १७: १८; ३, ३३; ४, २६; ५, ९; २५; २६; ६, २; २०; २१: ७, २६: ऐआ. १, २, २: २, १, ३; शां. १६, १; १८, १; १९, २; २७, ४; शांआ. १५, १; श. १, ६, ३, ३५; ३७; ७, २, २२; २, १, २, ८; ९, ४, ४, २; ५, १, १; १९; २२: २, २४; २६; ३, २, १, १८; ३, ८; ४, २, १, २६; ३, १, ६; ४, ३; ५, ५, ६; ४, १; २; ५, १, २, १०: ३, ८; ११: ५, १४; २, १, ६; ११; २४; २, ३; ३, ३, १५; ५, १; ६; ६, २, २, ११: ५, ४, १६; ७, ३, १, १६: २, १२; ४, १, १६; ३९; २, ११; ५, १, १६; २, २, १; ३६; ४४: ८, १, १, ३; २, २, ५; ३, ९; ३, ९; ५, ३, १; ९, १, १, ६; २, ४०; ३, १, २४; ३, १४; ४, १, २; २, १६; ५, १, १२; ५, १, १, १; १, १; ३, २, ४, २, २; ३, ३; ६, ५, ९; ११, १, ६, १४; १७; २, ६, ७; १२, १, २, ३; ३, २, १; १२; ४, २, ३; ४, ६; का. १, १, २, ५; ६; ३, ४, १; ४, ३, १; १६; १७; ५, १, ८; २२: २४; तै. १, १, ५, ४; २, १, १९: २७; ३, २, २; ४, ४; ६, ४; ८; ७, २; ५, ८, ५: ४, १, १; ५, १, १; १०, ६; ८, २, ३; ५, ६; २, १, ७, १; ३, १,

२; ४, ३; ६, २; ९, ९; ३, ४, ४; ७, ६; ३; १०, २; ११, ३; ३, १, १, १; ३, ९, ११; ५, १, १; ७, ६; ७, १०, २; ८, १४, ५; ९, २०, २; २२, २; १०, ११, ७; तैआ. ३, ९, २; १४, ४; ४, २, ४; ४२, २; ५, २, १०; ८, ८, ३; ४; तां. १, २, ४; ५, ४, ४; ६, ४, ११; ५, ३; ६; ७, ६, ६; ९, २२; ९, २, १७; ११, ४, २. १२, १२, ३; १३, ११, १८; १५, १०, १; १६, १६, १; १७, १०, ४; १८, १, २: ६, २६; २०, ४, २; २१, ४, २; २४, ४, ३; २५, १७, १; ४; जै. ९१; १२८; १३९; १४४; १४५; १६४; १८८; जैड. १, ४, २, ११; २, ४, १, २; ३, ६, २, ३; आ. १, २०; ७२; ७३; ८८; ९९; १००; १५०; १५२; २३६; २५६; २७०; २९१; ३५५; ३९५; ३९८; ४०७; ४२९; ४३३; ४३९; ४४८; ४४९; ४५०; ४५६; ४५७; ४६७; ५११; ५१२; ५१७; ५४२; ५८२; २, ३, ८; ४, १; ८, ५; ९, ७; १५, ५; १८, ३; ८; २२, ५; २४, ६; २६, १; जैआ. १, २०; ६१; ७२; ८८; ९९; १००; १५०; १५२; २३६; २७०; २९१; ४०७; ४३०; ४३३; ४४०; ४४९; ४५०; ४५७; ४६७; ४७०; ५११; ५१२; ५२४; ५५४; २, १, १; ४; ५, ९; ७, २; १३, ६; १७, ७; ९; सं. १, १, ३; सा. २, ७, ४; वं. २; गो. १, १, ४; ४, ९; १०; ५, २, ३; २, १, ७; १९; २२; ३, ९; ६, ३; -ती ऐ. २, १५; १६; ४, २, २; २५; ६, १९; शां. २५, २; २६, १५; २९, ४; ७; शांआ. १, २; ४, १०; श. १, ५, ३, २; ९, २, ३४; ४, २, ४, ११; ९, १, २, ४१; ४२; ११, ५, ९, ३; १३, ८, ३, ३; १४, ८, २, १; का. १, ६, ४, २; तै.

१, ३, ८, ५; २, १, १०, ३; २, १०, १; ३, ७, २, १; तां. ४, ८, १५; ७, ६, ९; ११, ४, ८; जै. १७; ३४; १४८; १८२; १८८; जैड. १, १८, ४, १०; सं. १, ५, १०; गो. २, ६, १. प्रजापति-काम- -मः, -मस्य शां. ४, ६. प्रजापति-गृहपति- -तयः ए. ५, २५. प्रजापति-गृही(त→)ता- -तया श. ८, १, १, ६; ९; २, ३; ३, २. प्रजापति-चित्ति- -ति: श. ८, ४, ४, १२. प्रजापति-तसु(ः) वै. १, २४. प्रजापति-स्व- -म् गो. १, १, ४. प्रजापति-न्यङ्ग- -ङ्ग: जै. १४४. प्रजापति-प्रसूत- -ता: शां. १९, २. प्रजापति-मात्र- -त्रा: जैड. १, २, १, १२. प्रजापति-सु(ख→)खा- -खाभि: श. १३, १, ८, २; तै. ३, ८, ११, १. प्रजापति-यज्ञ- -ज्ञ: ए. ४, २५; जै. ८. प्रजापति-लोक- -कम् शांआ. ३, ३; -का: श. १४, ६, ६, १; -के श. १४, ७, १, ३८; ३९; -केषु श. १४, ६, ६, १. प्रजापति-श्रेष्ठ- -ष्टा: जै. १६१. प्रजापति-संमित- -म् शां. ८, २; १०, ६; १६, ४. प्रजापति-सामन्- -मानि तां. २१, २, ३. प्रजापति-सृष्ट,ष्टा- -ष्टम् श. १०, ४, २, २४; -ष्टया श. ८, १, १, ६; ९; २, ३; ६; ९; -ष्टा श. ८, २, १, १०; -ष्टा: श. १०, ४, २, २३; -ष्टानाम् तै. १, २, १, ३.

†-ति: प्रस्ता: इति आन. सुपा. भ्रष्ट: ।



प्रजापत्या(-तिऽआ-)यत(न→)ना-  
 -नाभिः ऐ. १, १: १३: १६; २८:२९.  
 ?प्रजा-पशु-कामां- -मः ऐआ. १, १, १; तै. ३, १२, ५, ४: -मस्य ऐ. २, १७.  
 प्रजा-वत्- -वत् श. ८, २, १, ७; तै. २, ४, ३, ७; ६, ३: ८, ४, ४: नैआ. १०, १०, २; ४९, १: -वन्तः तै. २, ४, २, ७: ३, ७, १४, ३; ५, ३, १२; -वन्तस्मू ऐ. १, १३: शां. १९, ९; -वान् ऐ. १, २१; ७, ११: का. १, ४, २, ४; तै. २, ७, १५, ३: तैआ. १, २२, १; २६, ४; तां. २१, १०, २१; जैल. १, १६, ३, २; २, १, २, ६; ३, ६, ४, ९; गो. २, २, १; ४, ५; ६, १५.  
 प्रजावती- -तीः श. १, ७, १, ७; तै. २, ८, ८, ११; १२; ३, २, १, ५; ७, ४, १४.  
 प्रजा-सुनि- -निः श. १२, ८, १, २२; तै. २, ६, ३, ५.  
 प्रजो(-जाड-)-त्तम- -म् शां. २२, ८.  
 प्रजो(-जाड-)-त्त(र→)रा- -रा श. १, ८, १, ३१.  
 प्र-जात,ता- -तस्मू ऐ. ६, १६: श. २, ३, १, ३५; ७, ६, ७, ३; ७, २, ३, ६; ५, ५, १२; का. १, ३, १, २३; तै. १, १, २, ७; २, १, ६; तां. २०, १३, २; गो. २, ६, १५: -ता शां. ७, ६; श. ५, ३, ५, १: तै. १, ६, २, ५; -ताः श. ७, १, २, ९: २, ४, १६; ५, १, १; ६, १; ७, १: ५, १, ४, १; २, २, १८; ३, ३, १५; ४, ४, २४; तै. १, ७, २, २; २, १, २, ११: २, ४, ३; ३, २, ८, २; -तानि श. ३, ३, १, १; ९, २, १७; -ते तै. १, २, १, १४; -तासु तै. १, ६, २, ५; ७,

२, १; २, १, २, ११.  
 प्र-जाति- -तिः ऐ. २, १६; ६, ३१; ८, ४; ७: शां. ५, १: १७, ३; १७, ७: शांआ. ५, ५: श. १, ६, ३, २३; ७, २, ११; ८, १, १०; २, २, ४, १८; ४, ४, २; ४; ५, १, २२; ४, ११; ६, ५, २, ५: ७, १, ९; ७, १, २, १५; ३, १, ४, ६: ८, ६, ३, ८; ९, ४, १, ५: १०, ४, १, १०; १२, ४, १, ७; १७, ९, २, ६; १४, २: का. १, २, ४, १३; २, ४, २; १: ४, ३, १७: तै. ३, ३, ८, २; तैआ. ७, ९, १; ९, १०, ३: तां. १०, १, ९; १२, १३, २०; १३, ५, १२; १७, ११, २०; १९, ३, ६: जै. ९५; जैल. २, १, २, ९; गो. २, ५, ४; ६, ९; -तिभिः श. ११, ३, २, १; -तिस्मू ऐ. ६, ३६; ८, ८: ११; ऐआ. १, ४, १: शांआ. ७, १५; ५, ६; ७; ८: श. १, ६, ३, ३०; ७, २, ११; ८, १, १०; ११; २, २, ४, ७; १८; ३, १, ६; ४, ४, २; ४; ५, १, २२; ४, ११; ६, ७, १, ९: ७, ३, १, ४४; ४, २, २६; ८, ६, ३, ८; ९; १०; ११; ११, १, ६, ७; २, ७, ३०; १७, ९, २, ६; का. १, २, ४, १३; तै. ३, ३, ८, ३; ११, ९, ५; ६; तां. १३, ३, १५; १७, ११, १७; ३३: २५, १६, २; जै. ९५; जैल. २, १, २, १०; गो. २, ५, ४; -तेः शांआ. ५, ८; -स्या ऐ. ८, ४; -स्याम् श. ७, ३, १, ४६; -स्य ऐ. १, १: २, १७: ३३; ३५; ३९; ३, १०; २३; ३५: ३७; ३८; ५०: ५, ३; २२; २३; ६, ३; ८, ८; ऐआ. १, २, ४; ३, १: ४; ४, १; गां. ३, ९; ७, ६; ५, ४; ७, १०; ११, ६; १७, २; ३; १५, ४; २३, ७; २६, ८: ११; १५; २७, २; २९, ३: श. ३, ६, २, १३; ७, ३,

१, २; ११, २, ७, ३०; १२, ३, ३, १४; ८, २, ६; १७, ९, ३, ४; तै. १, २, १, ८; २, १, २, १२; २, ४, ५; ३; १, ४, ५; २, १, ५; २, ६; ३, ३, ५; ४, २; ९, ११; ८, २२, ३; तां. ७, ७, ३; ८, ३; ८, ४; ६; ११, ५, १७; १२, १, ११; ४, १५; ६, १३; १३; ५, १८; १०, ११; १५, १, १३; ३; १७; ५, १६; ६, ७; १६, ३, ७; १९, ३, ८; ९; २०, ११, ९; २१, ९, ४; ११, ३; २२, ७, ६; २३, ५, २; २२, ४; २७, १४, ५; २७, १, १२; जै. ३४; १२७; ५, १, ३; गो. २, १, १७; १९; २२; २, १४; ३, २०; ४; ५: १५-१७; ६, १५.  
 प्रजाति-काम- -मः शां. ६, १; जैल. ३, ४, ४, ६; -मस्य ऐ. ३, ४८; -माः तां. २५, १६, ३.  
 प्रजाति-म(त्→)नी- -ती ऐ. ७, ७.  
 प्र-जाना- -ना ऐआ. १, ४, २.  
 प्र-जायमान,ना- -नस्मू ऐ. २, १७; श. ७, २, १, १८; -नाः श. १, ९, २, ५; ७, ४, २, ९; १७, ९, २, ८-११; -नानाम् तैआ. ५, २, ११.  
 प्र-जिजनयिपितृव्य- -व्यः श. ७, ३, १, १२.  
 प्र-जिजनपिमाण- -णः श. ७, ४, १, १४.  
 प्रजय-, प्रजयिष्णु- प्र/जि द्र.  
 प्रजानत्- प्र/ज्ञा द्र.  
 प्र/जि, प्रजयति श. १, ५, ३, ३; ४; १७; २, ६, ३, १; ४, ५-७; ३, ४, ४, ५; ६; ८; १६; का. १, ६, ३, १; ४, ६-८; प्रजिगाय ऐ. ६, १४; गो. २, ४, ११; प्राजयन् श. १, ५, ३, ३; ४; २, ६, ४, २-४; ३, ४, ४, ४-६; १६; का. १, ६, ४, ३-५; जै. ५; प्रजयेत् जै. ५.

† 'प्रजापशवः' इत्यस्य देवताद्वन्द्वत्वं प्रतिपद्य द्वैस्वर्यनिर्वाह इतीवाह मा। यत्तु तदुत्तरपदस्य 'ज'प्रत्ययान्तत्वमसौ मेने तद् दुःकल्पम् । 'कामे' त्येनेन यम. ततश्च पूर्वपदप्रकृतिस्वरत्वं सूपपदं स्यात् ।

प्र-जय- -यम् शांआ. २, १७; -याः श. १, ५, ३, ३; -यात् शांआ. २, १७.  
 प्र-जयिष्णु- -ष्णुः तैआ. १, १०, ७.  
 प्र-जित- -तस्य श. २, ६, ३, २; ४; १४; का. १, ६, ३, २; ४.  
 प्र/जीव्, प्र...जीवति जैउ. ४, २, १, ११.  
 प्र-ज्- प्र/ज्ञा द्र.  
 प्र/ज्प, प्रज्पय, प्रज्पयत् श. ४, ६, ७, ६; प्रज्पयत् शांआ. ५, ७; प्रज्पयेताम् शांआ. ५, ७.  
 प्र/ज्ञा, प्रजानाति ऐ. १, ८; शां. ७, ७; तां. ५, ८, ९; ९, १, ११; प्र...जानाति ऐ. ५, १४; तै. २, १, ८, ३; तां. ८, ८, १३; प. २, २; प्रजानन्ति जै. २००; प्रजानीथ तां. १२, ११, १०; प्रजानीमः श. ३, २, ३, २; ४; ११, ५, ५, ७; तां. १२, ११, ११; प्रजजुः शां. ७, ६; श. ३, २, ३, १; ११, ५, ५, ६; प्रज्ञास्यथ श. ३, २, ३, ५; ११, ५, ५, ५; तां. २४, १८, २; जै. १७७; प्रज्ञास्यामि शां. ७, ६; प्रज्ञास्यामः जै. १७७; प्रजानाथ ऐ. १, ७; प्रजानीहि ऐआ. २, ४, २; जै. २०५; प्रजानाम ऐ. १, ७; प्रजानात् शां. ७, ६; श. १३, २, ३, १; ८, १; तै. ३, ८, २२, १; ९, ६, ४; जै. २००; प्रजानन् ऐ. १, ७; ८; शां. ७, ७; श. ३, २, ३, १२-१४; १५-१९; १३, २, ३, १; ८, १; तै. ३, ८, २२, १; ९, ६, ४; तैआ. २, १, १; तां. ८, ५, ७, ८, १३; १२, ५, १४; ११, १०; जै. १४६; १७७; २००; प्र...भजानन् ऐ. २, १; ४, ३२; ५, १४; प्र...जानीयाम् जै. २००; प्राज्ञासिपम् शांआ. ५, ७.  
 प्रजायते ऐ. १, ८; श. ४, ५, १, ३;

प्रजायते श. १४, ६, १०, ६; प्रजायन्ते श. १४, ६, १०, ६; जैउ. ३, १, १, ९; प्रजायत श. ४, ६, ७, ५; प्रजायत शांआ. ५, ७.  
 प्रजापयन्ति शांआ. ५, २; प्रजापयानि ऐ. ५, १४.  
 प्राजिज्ञासन्त ऐ. २, २२; ३, २७.  
 प्र-जानु- -नन् श. ४, ४, १, २; ५, २, २, ६; ७, ५, १, ३०; तै. १, ४, ४, ८; २, १, २, ९; ४, १, ६; ५, ८, ९, ८, ५, ४; ८, १०; ३, ७, २, ३; तैआ. २, ६, १; जै. १५२; जैउ. ३, ५, ९, ४; -नन्तौ जै. १८६.  
 प्र-ज्ञ- -ज्ञेन ऐआ. २, ६, १.  
 प्रज्ञ-ता- -ता श. १४, ६, १०, ६.  
 प्र-ज्ञा- -ज्ञया शांआ. ३, ५; ७; ९, २; ६; -ज्ञा ऐआ. २, ६, १; शांआ. ३, ५; ४, ३; ५, ३; ७, ३; १८; १०, ८; श. २, २, ३, ३; ३, ७, १, २७; ११, ५, ७, १; १४, ६, १०, ६; का. १, २, ३, २; जैउ. १, १४, २, ३; -ज्ञाम् शांआ. ४, ४; १५; श. १४, ७, २, २३; -ज्ञायै शांआ. ५, ४.  
 प्रज्ञा(-ज्ञाऽअ)-त्मन्- -त्मा ऐआ. ३, २, ३; ४; शांआ. ५, २; ३; ८; ६, २०; ८, ३; ६; -त्मानम् शांआ. ४, १४; ८, ७.  
 प्रज्ञा-नेत्र- -त्रः, -त्रम् ऐआ. २, ६, १.  
 प्रज्ञा(-ज्ञाऽअ)-पेत, ता- -तःशांआ. ५, ७; -तम्, -ता शांआ. ५, ७; -तौ शांआ. ५, ७.  
 प्रज्ञा-भय- -भ्यः ऐआ. २, २, ४.  
 प्रज्ञा-मा(त्र→)त्रा- -त्रा; -त्रासु शांआ. ५, ८.  
 प्रज्ञा-वत्- -वान् जैउ. १, १४, २, ११.  
 प्रज्ञा-वृद्धि- -द्धिः श. ११, ५, ७, १.  
 प्र-ज्ञात, ता- -तः श. ३, १, ३, ५; ४;

५, ९, १; -तम् ऐ. ६, २२; श. १, ७, २, ८; २, ६, २, ७; ४, ५, ८, ४; ९, ३; ७; ११, १, ४, १; २; का. १, ६, २, ४; जै. १५७; गो. २, ६, ४; -तया तैआ. २, ११, १; -ता ऐआ. ३, २, ४; शां. ७, ६; श. ३, ८, १, ५; २, १३; गो. २, १, १३; -ताः ऐ. ४, ४; श. ५, ३, ४, ३; १३, ५, २, १०; -तान् श. ५, १, २, १; तां. २२, ९, ३; १३, २; २३, ७, ६; ९, ३; -ताभिः ऐ. ६, २१; -ताम् तां. २३, ४, ३; -ते श. ४, ५, १, ३; जै. १२९; -तेन जै. १५७.  
 प्रज्ञात-त(र→)रा- -रा शां. ७, ६.  
 प्र-ज्ञातव्य- -म् शांआ. ५, ७.  
 प्र-ज्ञाति- -त्यै ऐ. १, ८; २, १; १३; ४, ३२; ५, १४; श. १३, २, ३, १; ८, १; तै. ३, ८, २२, १; ९, ६, ४; तां. ५, ८, ८; ८, ५, ७; ९, १, १०.  
 प्र-ज्ञान- -नम् ऐ. १, १३; ऐआ. २, ६, १; श. १३, ८, १, १; तै. ३, १०, १, १; -नस्य ऐआ. २, ६, १; -नाथ तै. ३, ४, ४, १; -ने ऐआ. २, ६, १; -नेन ऐआ. २, ३, २.  
 प्रज्ञान-घन- -नः श. १४, ७, ३, १३.  
 प्र-ज्ञापयितुम् शांआ. ५, २.  
 प्रज्ञापेत, प्रज्ञामय, प्रज्ञासात्रा, प्रज्ञावत्, प्रज्ञावृद्धि, प्रज्ञा- द्र.  
 प्र/ज्वल्, प्रज्वलन्ति प. ५, १०; १२; प्रज्वलत् तै. १, ५, १०, १.  
 प्रज्वल्यत् गो. १, २, २, १; प्रज्वल्यत् सा. ३, ४, ११.  
 प्र-ज्वलत्- -तः ऐआ. ३, २, ४.  
 प्र-ज्वलित- -तः सा. ३, ४, १०.  
 प्र/ण(←न)क्ष, प्र...नक्षन्त ऐ. ५, २०; शां. २६, ११.  
 प्र-णत(√नम्)- -तः शां. २८, २.  
 प्र-णपात्- -त् तै. २, ४, ५, १.

प्रणयन- प्र/णी अद्र.  
 प्र-णव्(√नु)- वः शां. ११, २, ४;  
 ५; शा. ३, ४, १, १५; गो. १, १,  
 २३: २, ३, ११; २, ३, ११; -वम्  
 शां. १४, ३; शा. १३, ५, १, १८;  
 -वे गो. १, १, २३; -वेन शां.  
 ३, २: ११, ४; २८, ५; शा. १, ४,  
 १, १; गो. २, ३, ११.  
 प्रणव-वषट्कार- रयोः शां. २६, ४.  
 प्र-णावम् ऐआ. १, ५, १.  
 प्र/ण(←नि)ञ्, प्रणश्यन्ति शा. ४, ३,  
 ४, २०; २२; प्रऽइव नृश्यसि तै. २,  
 ५, ५, ६; प्रणश्येत् शा. १, ६, ४,  
 १७; ४, ३, २, ४; प्रणक् शा. २, ३,  
 ४, ३५; का. १, ४, १, २५.  
 प्रणाशयति शा. ५, २, २, २०.  
 प्रणावम् प्रणव- गद्र.  
 प्र/णि(←नि)ञ्, प्रणेनिजति शां.  
 १०, १.  
 प्र-णिक्त- -क्तम् शा. ४, १, १, २८;  
 -क्ते शा. ३, ५, ३, ७.  
 प्र-णिज्य शा. २, ५, २, १५; का. १,  
 ५, १, १३.  
 प्र-णि-धाय(नि/धा) गो. २, ४, ६.  
 प्र/णी(←नी), प्रणयते शा. १२, ९, १,  
 १४; प्रणयति ऐ. ५, ३१; ऐआ. ५,  
 १, ४; शां. ९, ५; शा. १, १, १, १२;  
 १३; १७; २०; २१; ३, ६, ४, १४;  
 ४, ६, ८, ७; १२; १७; १२, ९, ३, ८;  
 १४, २, २, ५०; का. २, १, १, ९;  
 १०; ११; तै. १, ४, ४, २; ४; ६, ९,  
 ४; ३, २, ४, १; २; ३; प्रणयति  
 शा. १, १, १, १४; १६; १८; ९, २,  
 ३३; ६, ३, १, २०; १०, ५, २, १४;  
 ११, २, ६, १; ७, २, १; का. २, १,  
 १, ११-१४; तां. ८, ४, २; १६,  
 ४, १२; १३; प्र...नयति तै. २,  
 ८, ५, ९; प्रणयतः शा. ४, २, १,

१४; प्रणयन्ति ऐ. १, ३०; शां.  
 ५, ३; ५; ७, ६; ९, १; २; ५; १६,  
 ११: १९, ४; २९, ६; ७; ३०, ३;  
 ९; शा. १, ४, २, १०; १०, ५, २,  
 ८; ११, ५, २, ८; प्रणयन्ति शा.  
 ११, ८, २, १; १४, २, २, ५०; तां.  
 ८, ८, २; ५; १५, ६, १; जै. ६२;  
 गो. २, १, २१; २३; २५; २६; ४,  
 ११; ६, ६; ७; प्र...नयति तै. २,  
 ८, २, ५; प्रणिनाय शा. ३, ६, ४,  
 १४; प्रणेप्यामः शां. ६, १२:  
 प्रणयान् तां. ८, ८, १; प्रणयन्तु  
 शा. ४, २, १, १४; तै. १, १, १,  
 १; २; प्रणय शा. ६, ३, १, २०;  
 प्रणयत शा. १२, ९, ३, ८; प्रण-  
 यानि तां. ८, ४, २; प्राणयन्त  
 ऐआ. २, १, ५; प्राणयन् शा. १२,  
 ९, ३, ८; प्रणयेत् तां. १२, ६, ६;  
 प्रणयेत् ऐ. ३, ४९; प्र...नयेत्  
 ऐ. ३, ४९; प्रणयेयुः तां. ८, १०,  
 १; ३; ५; ७; ९, ७, ११.  
 प्रणीयते शा. १०, १, ४, ११; जैड.  
 ४, १०, १, ९; प्रणीयन्ते शा. १, १,  
 १, २१.  
 प्र-णयन- म् शां. १९, ५.  
 प्र-णिनीषेण्य- म्ऽइव तां. ११, ५,  
 १; १४, ३, ४.  
 प्र-णी- -णीः ऐ. २, ३४; शा. १, ४,  
 २, १०; तै. २, ४, ७, ३; ३, ५,  
 ३, १.  
 प्र-णीत, ता- -तः ऐ. ७, १२; ऐआ.  
 २, १, ५; शा. ७, ३, २, ४; -ताः  
 शा. १, ९, २, ३२; ११, २, ६,  
 १; १२, ९, ३, ८; १४, २, २, ५०;  
 गो. १, २, ११; -तानाम् शा. ११,  
 १, ७, २; १२, ९, ३, ८; -तासु  
 शां. ६, १३; गो. २, १, १; -ते  
 तैआ. १, २, २, ९.

प्रगीता-त्व- म् शा. १२, ९, ३, ८.  
 प्रगीता-प्रणयन- म् शा. १२, ५,  
 २, ७.  
 प्र-णीति- -ती शा. ४, ३, ३, १३;  
 -तौ शा. ६, ४, ४, २१.  
 प्र-णीय शा. ३, १, ३, १; का. २, १,  
 १, १४; तै. ३, २, ४, १; २; ३:  
 ११, ९, ९; तैआ. १, २२, ९; २६,  
 १; २, १८, १; गो. १, ३, १३.  
 प्र-णीयमान, ना- -नः शां. ९, १;  
 गो. १, १, ३९; -नम् ऐ. १, ३०;  
 शां. ९, ५; -नाभ्याम् ऐ. १, ३०;  
 -नाय ऐ. १, २८; शा. ३, ६, ३,  
 ९; -तासु शां. ६, १३; गो. २, १, १;  
 -ने ऐ. १, २७; ३०; गो. १, २, १८.  
 प्र-णेत- -तः तै. २, ५, ५, २; ८, ९,  
 ८; -ता ऐ. १, २८; ६, ६; तै. २,  
 ५, ७, ३; गो. २, ५, १२.  
 प्रणेत-म(त्→)ती- -ती ऐ. ६,  
 ६; गो. २, ५, १२॥  
 प्र/णु(←नु), प्रणौति ऐ. ४, १; ५,  
 ३२; ६, ३३; ३५; शां. १४, ३;  
 १५, ३; ४; २३, १; शांआ. २,  
 १. प्रणव- प्रणावम् गद्र.  
 प्र/णु(←नु)द्, प्रणुदते तै. १, १, ५,  
 ५; ७, १, ५; २, २, ४, ७; ३, ३, ९,  
 १; प्रणुदात् शांआ. १२, ३; ६;  
 प्रणुदाति शा. २, ४, २, १५; का.  
 १, ३, ३, १३; प्रणुदतु मं. २, ३,  
 ४; प्रणुद् शा. ८, ५, १, ८;  
 तैआ. २, ५, २; प्रणुदाम तै. ३,  
 १२, ३, १; तैआ. १०, ६३, १;  
 प्राणुदत तै. १, ७, १, ५; २, २, ४,  
 ६; प्राणुदन्त ऐ. ३, ४९; ५, ११;  
 तै. २, ३, ५, २; तां. ९, १, ३; ५;  
 १६; १९; २, ११.  
 प्र-णुत्त- -त्तान् शांआ. १२, ३.  
 प्र-णुद्य तां. ८, ९, ३; ९, २, १२;

† 'अमृतं वै प्रणवः' इति साक्राक्षमिव वाक्यं प्रणवं पूर्वस्मिन् वाक्येऽप्यपेक्षत इव । 'अत एते श्रविष्ठ  
 वलिष्ठे अन्तरेण (प्र-) णवः । ते-(न) नाम्नां प्रतिपद्यते' इत्येव शुद्धः पा. मुकल्पः । ॥ तु. कालि. टि. ट. ।  
 ‡ 'प्राणुरुदन्त-' इति मुपा. अशुद्धः ।

२०,६,१.  
 प्रणोत्-,-मती- प्र/णी द्र.  
 प्र/णोद्,प्रणोदत् जैज. १,१, १, ३-  
 ५;७,१,३-८.  
 प्र-तक्न(√तक्)- -क्का तां. १,४,३.  
 प्रतत्,-तति- प्र/तन् द्र.  
 प्र/तन्,प्रतनुते तै. १,३,१०,२;२,२,  
 १,६;२,१;३-६;३,२,८,७; प्रत-  
 नोति श. ७,४,२, १५; प्रतनोपि  
 श.७,४,२,१५; तैआ. १०,१,८;  
 प्रनोपि तैआ. १०, १,१६; प्रत-  
 नुप्य तैआ. १,१२, १; प्रतनु ऐ.  
 ७,४,२,१४; तैआ. १०, १, ८;  
 प्रतनवामहै तां. ८,६,४.  
 प्रतायते तैआ. २, १३, १; तां.  
 २३,२,२; प्रतायन्ते तैआ.२,१०,  
 १; प्रातायत ऐआ. २, १, ५;  
 प्रातायि ऐआ.२,१,५.  
 प्र-तत्,ता- -तः तां. १४, ३, १४;  
 १५,९,७; -तम् तैआ. ४, ४,१;  
 -ता तां. १३,५,१०.  
 प्र-तति- -तौ तैआ. २,१,१.  
 प्र-तनु- -म् गो. २,६,६७.  
 प्र/तप्,प्रतपति श. १, १, २,२; ३,  
 १,४;३,८,२,१८; १९; का. २,  
 १,२,४;२,४,४; प्रातपत् जै.११;  
 प्रतपेत शां. १७,७; गो. २,५,४.  
 प्रतापयेत् सा. २,६,९.  
 प्र-तप्यऽप्रतप्य श. १,३,१,८; का.  
 २,२,४,५.  
 प्र/तम्,प्रताम्यति ऐ. ८, २,२.  
 प्र-तमाम् ऐ. १,९; ३,४७; ४८; प्रत-  
 माम्ऽइव श. ५,४,३,११.  
 प्र-त्तरण(√तृ)- -णः ऐ. १,१३; श.  
 ३, ३, ४, ३०; मं. १, ७, १६;  
 -णा तै. २,८,९,२.  
 प्र-त्तराम् श. ९, २, २, ७; तैआ. ६,  
 १०,२; मं. २,४,३.  
 प्र-तर्दन(√तृद्)- -न्न शांआ. ५,१;

-नः शां. २६,५; शांआ. ५,१; ३;  
 -नम् गो. २,१,१८.  
 प्र-तवस्- -वसः ऐ. ४,३०; शां.२०,  
 २; -वसे शां. २६,१६.  
 प्र-ताप(√तप्)- -पः गो. १,१,२८.  
 प्रति ऐ. ३,११;२३; ८,७; ऐआ. ३,  
 २,३;५,२,१; शां. ३,३;६,१२;  
 २३,२; २६,११; २८,७; श. १,  
 १, २,७; ४,३, ११-२०; ६,१,  
 १६-१८; २,१,४,२९;२,१,१६;  
 ३,७,१,१३; ४, २,२,१०; ४,५,  
 १२;६,८,५; ६,६,३,३; ७,१,१,  
 ४४; ८, २,४,१९; ३,२, १२;  
 ६,२,७; १३,५,४,२४;६,२,१८;  
 ७,१,१३; १४,८,१५,८; का. १,  
 १,४,२६; २, १,२,८; ३,७; तै.  
 १,२,५,३; २,४,३,१२;६,५,६;  
 ८,१;४; ८,७,६; तैआ. १,६,१;  
 २,११,१; तां. २, ५,२; ११,२;  
 १३, ८, २; १९, १३, ८; २५,  
 १०,१३;२३;१३,४;जै.२८;१२;  
 १५१; मं.२,२,१७; गो.२,६,६.  
 प्रति/अञ्ज्,√अस्,√अह् प्रत्य द्र.  
 प्रति/आस् प्रत्या द्र.  
 प्रति/इ, प्रती द्र.  
 प्रति/ऊह प्रत्य द्र.  
 प्रति-काम- -म् गो. २,३,१४.  
 प्रति-कामिन्- -नम् शां. १५,३; ४.  
 प्रति-कूल- -लम् तां.१२,७,४;जै.१०;  
 १९२; -लम्ऽइव तां. ६,७,१०;  
 जै. १०.  
 प्रति/कृ,प्रतिकरवामहै ऐ. १, २३;  
 प्रत्युर्कुर्वत ऐ. १,२३; गो. २,२,  
 ७; प्रतिकार्षीं मं. २,४,६.  
 प्रति...कारयन्ते श.९,५,२,१४.  
 प्रति-कृति- -म् सा. २,५,३;४; ३,  
 ६,११.  
 प्रति/क्लृप्,प्रतिकल्पन्ते श. १४, ७,  
 १,४३.

प्रति-क्लृप्त- -म् गो. २,१,१७.  
 प्रति/क्रम्,प्रतिक्रामति श. ३, ४,४,  
 ९; प्रतिचक्रमे ऐ. ६,३५; शांआ.  
 ३,१; ६,१९; श. ११, ४, १,९;  
 प्रतिचक्रमिरे श. १०, ६, १,२;  
 प्रत्यक्रमत शां. २३,४.  
 प्रति-क्रमण- -णाय श. ४,४,५,५.  
 प्रति-क्षियत्(√क्षि)- -न्तम् श. ६,  
 ३,३,१९.  
 प्रति-ख्यात,ता(√ख्या)- -तः श.  
 १२,६,१,३१; -तासु शां.१२,१.  
 प्रति-ख्याय ऐ.५,२७;७,३; ऐआ.१,  
 २,४; ५,३,२; श. ११,६,३,३;  
 ८,४,३; तै. १,४,३,२.  
 प्रति/गम्,प्रतिगच्छन्ति सा.३,५,५;  
 ६;७.  
 प्रतिगर-,-गीर्य- प्रति/ग् द्र.  
 प्रति-गुप्य(√गुप्)- -म् श. ३,२,२,  
 २७.  
 प्रति-गृष्ण-,-हृणत्- -हीत- गृह्य-प्रति/  
 ग्रह द्र.  
 प्रति/ग्,प्रतिगृणाति ऐ. ३,१२;५,  
 २५;२८;७,१८; श. ४,३,२,४;  
 प्रतिगृणाति श. ४, ३, २, १३;  
 तैआ. ७, ८,१; तां. ५, ५,११;  
 गो. २, ३,१०; प्रतिगृणन्ति श.  
 ४, ३,२, १३; तां. १८, ५,१४;  
 प्रतिगृणीयात् श. ४, ३, २, ४;  
 प्रतिगृणीयात् श. ४, ३, २, ६;  
 १०;१२; १३.  
 प्रति-गर- -रः ऐ. ७,१८; ऐआ. ५,  
 १,६; श. ३, ९, ३,११; ४,३,  
 २,१; ५; १३; ६, ९, १९; -रम्  
 तैआ.७,८,१-रेण श.४,३,२,६-  
 प्रति-गारित्- -त्रे ऐ. ७,१८.  
 प्रति-गीर्य- -म् ऐ. ३,३८; श. ४,  
 ६,७,२१.  
 प्रति/ग्रह(->भू),प्रतिगृह्णाति ऐ.२,  
 २७; शां. ६,१४; ३०,५; श. १,

७ यद् एतद् विशेषणं प्रति G. संदिहान इव भवति, तदतः पूर्ववर्ति पदं तेन नया युक्तम् 'अवलि-  
 ष्टम्' इति पठनीयम् ।

२, २, २; ३, ४, १३; १४; ७, ४, १३;  
 ९, ३, ६; ३, ३, १, ८; १४, ६, १०,  
 ३; का. २, १, ३, ११; १२; २,  
 १, १; तै. २, २, ५, २; ३; ४;  
 ६; ३, २, १; ५; ४, ६; प्रतिगृह्णाति  
 श. ४, ३, ४, ३३; १२, ५, २, १४;  
 १४, ८, १५, ८; तै. २, २, ५, १; ५;  
 ६; ३, ४, १; २; ३; ४; ५; ६;  
 तां. १२, ४, ३; ४; ८; १०; प्रति  
 गृह्णाति तैआ. २, १६, १; प्रतिगृ-  
 ह्णाति शां. २, ८; तै. १, ४, १, ६;  
 ३, ११, ८, ८; प्रतिगृह्णासि ष. ४,  
 ७; प्रतिगृह्णामि तै. २, ५, ७, २;  
 प्रतिगृह्णामि शां. ६, १४; श. १,  
 ७, ४, १३; तै. २, २, ५, ६; ३, ११,  
 ८, ८; तैआ. ३, १०, १; २; ४; तां.  
 १, ७, ३; ८, १; १७, जै. ९; गो.  
 २, १, २; प्रतिगृह्णीमः तै. ३, १,  
 १, ९; प्रतिजगृहुः गो. २, ६, १४;  
 प्रतिजगृह्णां तैआ. २, ६, २;  
 प्रतिग्रहीष्यति श. १०, ५, ५, २;  
 ४; प्रतिग्रहीष्यामः श. ३, ५, १,  
 १८; प्रतिग्रहीष्यामः श. ९, ३, २,  
 ७; प्रतिगृह्णातु श. १, १, ४, २३;  
 २, १, १९; २१; तै. २, ८, ३, ८; ४, ३;  
 प्रतिगृह्णातु का. २, १, ३, २, ४; ४,  
 ८; १९; तै. २, ३, २, ५; ४, ६; ३,  
 २, ५, ११; ६, ४; तैआ. ३, १०, २; ४;  
 प्रतिगृह्णीहि ऐ. ६, ३५; गो.  
 २, ६, १४; प्रतिगृह्णीहि जै.  
 १३६; प्रति...गृभाय तै. २, ८,  
 ३, २; मं. २, २, १, ४; प्रतिगृह्णीत  
 ऐ. ५, १४; श. ६, ४, ४, १७;  
 ८, २, ३; प्रतिगृह्णीत श. ६, ४, ४,  
 १७; जै. १३६; प्रति...गृभायत  
 ऐ. ६, ३५; जै. १३६; गो. २, ६,  
 १४; प्रतिगृह्णाम तै. २, २, ५, १;  
 प्रत्यगृह्णात् तै. २, ३, २, ५; ४, १;  
 २; ३; ४; ३, ११, ८, ७; तां. २०,  
 १५, ६; जै. ९; १४८; गो. २,

१, २; प्रत्यगृह्णन् ऐ. ६, ३५;  
 गो. २, ६, १४; प्रति...अगृह्णन्  
 ऐ. ६, ३५; प्रत्यगृह्णन् श. ३, ५,  
 १, १८; १९; तै. २, २, ५, १; जै.  
 १३६; प्रतिगृह्णीत तैआ. २,  
 ६, १; प्रतिगृह्णीयात् ऐ. ६,  
 ३५; श. ३, १, ३, ४; ५, १, २५;  
 १४, ८, १५, ९; तै. १, ३, २, ७; २,  
 ३, २, ५; ४, ६; प्रतिगृह्णीयात्  
 श. १४, ८, १५, ९; तै. १, ३, २,  
 ७; ७; २, ३, २, ५; ४, ६; गो. २, ३, १८;  
 प्रतिगृह्णीयाम शां. २, ७; प्रति  
 अग्रभीत् शां. १३, ८; प्रति...अग्र-  
 भीषुः तै. २, ६, १५, २; प्रत्यग्रही-  
 षुः गो. २, ६, १४; प्रत्यग्रहीष्ट श.  
 ३, ५, १, २१; प्रति...अग्रभीष्टम्  
 तै. ३, ६, १५, १; प्रति...अजग्रभै-  
 षन् ऐ. ६, ३५ (प.टि. द्र.).  
 प्रतिग्राहयति गो. १, ३, १८;  
 प्रत्यग्राहयन् जै. १३६.  
 प्रति-गृह्णात्-त्ते तै. ३, १, ४,  
 ११.  
 प्रति-गृहीत, ता-त्तः श. ३, ५, १,  
 १९; -तम् श. १४, ९, २, १४; तै.  
 २, ३, २, ५; ४, ६; -ता ऐ. ६, ३५;  
 -ताः जै. ४, ६, १, ९; २, ७; ३, १.  
 प्रति-गृह्णात्-ह्णता ऐ. ४, २५;  
 -ह्णन् शां. २५, १५; जै. ४, ६,  
 ३, २; -ह्णन्तः ऐ. ४, २५; तां.  
 २, २, ४; -ह्णन्तम् गो. २, १, २.  
 प्रति-गृह्णात् ऐ. ३, ३२; ४, २५; शां.  
 १६, ५; श. १, ८, १, ४२; तै. ३,  
 ११, ८, ८; तैआ. २, १६, १; तां.  
 १६, १२, ४; १९, ४, २; १०; जै.  
 ८६; १३०; २०६; सा. १, ७, १;  
 ८, ३; ५; २, १, ७.  
 प्रति-गृह्णा-म् तै. १, ३, २, ७.  
 प्रति-ग्रह-हः श. १, ८, १, ४२;  
 तैआ. १०, १, १२; जै. १, १८,  
 ३, ६; -हम् ऐ. ६, ३५; तैआ.

१०, २३, १; -हत् तैआ. १०,  
 १, १३; -हान् तै. ३, १२, ५, ५;  
 -हे तै. २, ४, ६, ६.  
 प्रति-ग्रहीत्-तरि तै. २, २, ५, ६;  
 -ता श. ४, ३, ४, ३२; तै. २, ३,  
 ५, ५; ६; तैआ. ३, १०, २; ४; तां.  
 १, ८, १७; -त्रे श. ४, ३, ४, २८-  
 ३१; तै. २, २, ५, ४; तैआ. ३, १०,  
 १; ४; तां. १, ८, २६; ३६; ६६;  
 ८; १०; ११; १३-१६.  
 प्रति-ग्रहीष्यत्-ष्यन् तै. २, ३, २, १.  
 प्रति-जगृहिवस्-हुषः तै. २, ३, ४,  
 १; २-४; ५.  
 प्रति-चक्ष्ण(चक्ष्)-णाय श. १४,  
 ५, ५, १९; जै. १, १४, ३, १; ३.  
 प्रति-चक्ष्या-क्ष्या तैआ. ३, १८, १.  
 प्रति-जन्य(जन्)-न्यानि ऐ. ८,  
 २६.  
 प्रति/जप्, प्रतिजापीः मं. २, ४, ६.  
 प्रति/जागृ, प्रतिजागृहि, प्रति  
 जागृहि श. ८, ६, ३, २३.  
 प्रति-जिगीषत्(जि)-षत् शां. २, ४  
 प्रति/जुप्, प्रति...जुपताम् तै. २,  
 ५, ८, २; प्रति...जुपस्व तै. २, ६,  
 ६, १; मं. २, ६, १.  
 प्रतिजोषयेते तै. २, ८, ७, ५.  
 प्रति/ज्ञा, प्रतिजानीते का. १, ५, १,  
 १७; प्रतिजानते ऐआ. २, ३, ५;  
 प्रतिजानीहि मं. २, ६, १; प्रति-  
 जानीत् श. २, ५, २, २०; प्रत्य-  
 ज्ञास्थाः ऐ. ६, ३४; जै. ११३;  
 प्रति...अज्ञासम् ऐ. ६, ३४.  
 प्रति-ज्ञात्-त्तः श. १४, ९, १, ८.  
 प्रतिज्ञात्-तम-म् श. ८, ६, २,  
 २४; ९, १, १, २२.  
 प्रति/तप्, प्रति...तपति तां. २३,  
 १६, ९; प्रत्यताप्सम् गो. १, ३,  
 १२.  
 प्रति-तराम्-डव श. १, ५, ८, ५; २, ३,  
 २, १२.

† 'ग्राहम्' इति मुपा. । तत्र 'ग्राहा(-हऽअ-)हम्' इति सुकल्पे भा. इत्यस्य कल्पनाऽम्बरभाष्यं विन्ध्यम् ६ 'गृहीत्रे-मुपा.

प्रतिथि- -थिः, -थेः घं. २.  
 प्रति-दण्ड- -ण्डाः तां. १८, १०, ८  
 प्रति-दृश(√दृश्)- -शः का. १, ३, ४, २; -शस्य जै. १५२.  
 प्रति/दृह, प्रतिदहति श. ४, ४, ५, ८; १४, ३, १, १२; प. ३, ११;  
 प्रति...दह तै. २, ४, १, ७.  
 प्रति/द्वा, प्रतिदत्ते मं. २, ३, २०;  
 प्रतिददाति श. ५, ४, ३, १२.  
 प्रतिद्विष्- -शम् सा. ३, ३, ५.  
 प्रति-दुह(√दुह)- -धुक् श. ३, ३, ३, २; तां. ९, ५, ५; -दुहा तां. १८, ४, २; १९, १३, ७.  
 प्रति/दृश्, प्रतिपश्यन्ति मं. २, २, १७; प्रतिपश्यामि ऐ. ८, २७;  
 मं. २, ८, ५; प्रत्यपश्यन् श. ६, ३, १, २३; प्रतिपश्येम शां. २५, ५; प्रति...अदृशम् ऐ. २, २०;  
 शां. १२, १.  
 प्रतिदृश्यते तैआ. १, ६, १; प्रति...अदृशि तै. ३, १, ३, १.  
 प्रति-दृश्य श. ९, ५, १, १९-२१; २३-२६; १२, ४, १, ९; २, १.  
 प्रति-दृश्यमा(न→)ना- -नासु ऐ. २, २०.  
 प्रति/धा, प्रतिदधाति ऐ. ६, २९;  
 श. १, ३, ३, १२; ४, ५, ५; ३, ७, ४, ७; ७, ३, १, ४२; ४, १, ३६; ४१; ४२; ४, २, ४; ३०; ३१; ५, २, ४५; ५०; ५५; ६०; ६१; ८, २, १, १३; १७; १८; ३, १, ७; २, ७; ८; ३, १०; ४, १, ८; २, १५; १६; ७, १, ७; ८; ३, १७; ९, २, १, २२; ३, ५१; ३, १, ६; २६; १०, १, १, २; १२, ८, २, ५; १४, १, ३, ७; ३, १, १५; २९; तै. १, ७, ४, ३; ३, ३, ७, ११; तैआ. १, ५, २; ५, १, ७; ४, ५; ६, १; ३; १०; ७, ९; १०; ९, २; तां. ६, ७, १३; २१, ४, ५; प. २, २; प्रति...

(दधाति) तैआ. २, १८, १; प्रति-  
 दधति शां. १४, २; २६, १; श. ३, ४, ४, १; तां. ४, ७, १; ५, ६, ५; ७, ५, ६; प्रति...दधति तैआ. २, १८, १; प्रति...दधामि तैआ. २, ३, १; प्रतिदधतुः श. ४, १, ५, १५; प्रतिदधतुः श. १४, १, १, २४; प्रतिदधुः शां. ६, १३; प्रतिधास्यावः श. १४, १, १, २३; प्रतिधास्यामः श. १४, १; ३, २; प्रतिधेहि श. १४, १, ३, २, प्रति...धेहि श. ८, ४, १, ७; ७, ३, १६; प्रतिधत्तम् तैआ. ५, १, ७; प्रति...धत्तम् श. ७, ४, १, ४०; श. ८, २, १, १२; प्रति...धत्त श. ८, १, १, ३; ३, १, ६; प्रत्यधत्त श. ७, ४, २, ५; प्रत्य-  
 दधात् श. ३, २, १, २८; ८, ४, १, ७; ७, ३, १६; प्रत्यधत्ताम् श. ४, १, ५, १५; ८, २, १, ४; १२-१४; १४, १, ४, १२; २, १, ११-१३; १९; २, १६; २०; २५; ४३; प्रत्यधत्ताम् श. ८, २, १, १५; तैआ. ५, १, ७; प्रत्यदधुः श. ८, ३, १, ६; १३, ३, १, १; ४; १४, २, २, ४९; तैआ. ५, ६, १०; तां. २१, ४, २; ४; गो. २, १, २; प्रति-  
 दध्यात् ऐ. ५, ३१; शां. २, ४७; श. १, ९, २, ३; ३, ४, १, २६; ८, ७, २, १५; प्रति...अधायि तै. १, ७, ४, २.  
 प्रतिधीयते ऐ. ५, ३१; ऐआ. २, ५, १; श. १४, १, १, १८; २०; २१; जै. १०७; गो. १, २, ४; प्रतिधीयताम् तैआ. ४, ४२, १.  
 प्रति-दधत्- -धत् श. १३, ३, ३, १; -धतौ तैआ. ५, ७, ५.  
 प्रति-धातवे श. ४, ४, ५, ५.  
 प्रति-धाय ऐ. २, २१.

प्रति-धि- -धिः तां. १, ९, ५; गो. २, २, १३.  
 प्रति-धीयमान- -म् ऐ. ५, ३१.  
 प्रति-हित- -त्ते श. ८, २, २, ५; ७; ४, २, १; ५, १, ६.  
 प्रति-धुस्- -पा तै. २, ७, ६, २.  
 प्रति/ध्, प्रतिधारयते श. ५, ३, ४, ७; प्रतिधारयति ऐ. ३, २; श. ३, ९, ४, १४.  
 प्रति-धर्तु- -र्तां श. ८, ६, १, ५-९.  
 प्रति/नन्द प्रतिनन्दति जैड. ३, ५, १, ६; १४; २, ८; १२; ३, २; ७, २; ८, ६; १५; प्रतिनन्दतः जैड. ३, ५, ३, ६; प्रतिनन्दन्ति तै. २, ३, ९, ५; ७, ९, ४; जैड. ३, ५, ४, २; ४, ६; ५, २; ५, ६; ६, २; ६; ७, ६; प्रति...नन्दन्ति श. १२, ९, ३, ७; प्रत्यनन्दन् श. १२, ९, ३, ७.  
 प्रति-नन्दित- -तः आ. १.  
 प्रति-नाभानेदिष्ट- -ष्टः शां. २४, ९.  
 प्रति-नामन्- -मानौ का. १, १, २, ७.  
 प्रतिनाम्नी- -न्म्यः श. २, १, २, ११.  
 प्रति-निस्/सृज्, प्रतिनिःसृजति श. २, २, ३, ५; का. १, २, ३, ४; प्रति-  
 निःससर्ज श. २, २, ३, ४; का. १, २, ३, ३.  
 प्रति-नि/प्रह्, प्रतिनिगृहणीत श. ४, ३, ५, ६; प्रतिनिगृणीते श. ४, ३, ५, ७; ८.  
 प्रति-निधि- -म् गो. २, ४, ६.  
 प्रति-निर्/वप्, प्रतिनिर्वपति तै. १, ७, ३, ७; प्रतिनिर्वपत् तै. १, ७, ३, ७.  
 प्रति/नुद्, प्रतिनुदते तै. १, १, ५, ६; ३, ३, १, १; प्रतिनुदन्ते तै. १, १, ९, ८; ९; गो. १, २, १५; २, ३, १८; प्रतिनुदस्व तैआ. २, ५, २; प्रतिनुदत् तां. १६, ६, १२.

† प्रतिष्म...दह (ऋ. ७, १५, १३) इति मुपा. 'प्रतिष्म' इति क्रि. आह मा. । अन्ये तु 'स्म' इति पादपूरणः । तु. ऋ. १, १२, ५; १०, ९, २३; द्र. † -दुहा- इति मुपा. अष्टः । † परिदध्यात् इति आन. मुपा. ।

प्रति-नोद- -दात् तां. २३, ६, ५.  
 प्रति-न्याय- -यम् श. १४, ७, १, १७;  
 ४०; ४१.  
 प्रति/पद्, प्रतिपद्यते ऐ. १, १९; २, ५;  
 ३, ४; १४; ३४; ३५. ४, ६: ६, २;  
 ८, २२; ऐआ. १, १, २; ३; ४; २,  
 २; ३, १; २; ३; ४: ५: ६; ७; ९, १,  
 ५; शां. ११, ४; १२, १; १५, २;  
 ४; ५; १६, १; २; ३; ९; १८, २;  
 १०; २२, ७; २३, ८; २५, १०;  
 २७, २; ३०, १; शांआ. २, १;  
 ८; ९; १०; श. १, ४, १, २१; ८, १,  
 २४; ९, १, ४; २६; २, ३, ४, ९;  
 ३, ८, १, ९; ५, ४, ३, ६; १३; ११,  
 ४, ४, २-७; १३, २, ७, १; १४, १,  
 ३, २; का. १, ४, १, ७; ५, १, ३७;  
 ६, १, ३०; २, २, ४, ६; प्रतिपद्यते  
 श. १, ८, १, ४०; २, ५, २, ४२; ६,  
 १, ४५; १४, ७, १, १५; ९, १, ३;  
 तैआ. २, ११, १; तां. २, १६, ४;  
 सा. १, ७, १५; गो. २, ३, ११;  
 १२; २०; प्रतिपद्यते श. ४,  
 २, ५, ३; तैआ. १, १०, ७;  
 प्रतिपद्यन्ते शां. ११, ८; जै.  
 १५६; प. ३, १; गो. १, १, २७;  
 प्रतिपद्ये श. १४, ४, २, २२; ६, ९,  
 १; गो. १, १, ३२; प्रतिपद्यिरे गो.  
 १, १, २८; ३, ५; प्रतिपत्स्यते शां.  
 ११, ४; प्रतिपत्स्यति ऐ. २, १६;  
 प्रतिपत्स्यामि ऐ. २, १६; प्रति-  
 पद्याध्वे श. ११, ५, ५, ११; प्रत्य-  
 पद्यत ऐ. २, १६; २५; ३, १४;  
 २२; ४, ८; ६, ३३; गो. २, ३, १२;  
 प्रत्यपद्यन्त श. ४, ५, १, ३; प्रति-  
 ...अपद्महि श. ३, ३, ३, १५; १६;  
 प्रतिपद्येत ऐ. ३, ४४; ४, ७; ९;  
 ७, १२; ऐआ. १, ३, १; २; शां.  
 ११, ४; श. ९, ३, २,  
 ५; प्रतिपद्येत श. २, १, ८, ६;  
 का. १, १, ४, ५; गो. २, ४, १०;

प्रत्यपादि ऐ. २, १६; ४, ७.  
 प्रतिपादयति तै. ३, २, १०, ३;  
 प्रतिपादयेत् तै. ३, २, १०, ३;  
 प्रतिपादयेत् तै. ३, ८, २२, १.  
 प्रति-पद्- -पत् ऐ. ३, २९; ४, ७; ३०;  
 ३२; ५, २; ४-६; ८; १२; १३; १५;  
 १७; १९; २१; ८, १; ऐआ. १, ३,  
 २; ५, ३; शां. १९, ८; ९; २०,  
 २; ३; ४; २३, १; ६; २४, २; २५,  
 ३; ९; ११; शांआ. १, ३; २, १८;  
 श. १३, ५, ३, ९; ११; तै. १, ८,  
 ८, १; तां. ४, २, १५; ६, ६; ७; ६, ९,  
 २५; १०, २; १९; ९, ८, १२; ११,  
 ६, १; १२, १, १; ७, १; ३; ४; १३,  
 १, १; ५, १; १४, १, ५; ७, १; १५,  
 १, १; १६, ५, १; १४; १७, १३, २;  
 ८; ९; १३; १६; १८, ८, ७; जै.  
 १४६; जैउ. ३, ३, ४, २; ७, १,  
 ७; -पत्सु शां. ११, ४; -पदः  
 ऐ. ३, १७; २८; ६, १७; शां. २०,  
 ४; २४, ९; शांआ. २, ७; तै. १,  
 ४, ६, २; तां. ४, ६, ८; १०, ४, ८;  
 १६, ११, २; २१, ४, ६; जै. १५१;  
 प. ३, ७; गो. २, ५, १५; -पदम्  
 श. ९, ५, २, ११; १४, ९, १, ३; तै.  
 १, ४, ६, ७; ३, ८, १५, २०; तां. ६,  
 ९, १; ४; ६; १०; १३; २१; २४; १०,  
 १; ४; ६; ९; १२; १४; १५; १९; २,  
 ४, ३; जै. १६४; -पदा श. ८,  
 १, ३, ३; तैआ. २, ११, १; -पदम्  
 शां. १८, २; -पदे शां. १८, ४;  
 -पदौ शां. २०, ३; -पद्भिः जैउ.  
 ४, ८, ४, ५; ७.  
 प्रतिपदनुचर- -राः शां. २४, ५;  
 २६, ८; -राभ्याम् ऐ. ८, १;  
 -रौ ऐ. ४, २९-३२; ५, १; २;  
 ५; ८; १७; १९; २१; ऐआ. १, २,  
 १; ५, ३; ५, ३, २; शां. १६, ३;  
 २४, ५.  
 प्रति-पद्य शां. १४, ३; श. ११, ४,

४, २-७.  
 प्रति-पद्यमान- -नस्य ऐ. २, ३२; ३,  
 ४.  
 प्रति-यज्ञ- -ज्ञः ऐ. २, १६; -ज्ञम्  
 ऐआ. १, ३, ४.  
 प्रति-परा-णीय(√नी) श. २, ५, २,  
 ३०; का. १, ५, १, २६.  
 प्रति-परा-मूह्य श. ३, २, १, २८.  
 प्रति-परा/हन्, प्रतिपुराहन्ति श. ३,  
 ३, १, १०; ४, ४, ३, १०.  
 प्रति-परे(-रा/इ), प्रतिपुरैति शां. २७,  
 ४; श. २, ५, २, २०; प्रतिपुरा-  
 यन्ति श. १, ९, २, १.  
 प्रति-परेत्य श. २, २, २, ४; ५, २, ४५;  
 ६, १, ३९; ४, ३, ४, ६; ५, ४, ३, ९;  
 ११, ५, ५, ११; १२, ४, २, ७; ४, ६;  
 ७; १३, ५, २, ११.  
 प्रति/पिष्, प्रतिपिषेप श. ४, २, १,  
 ११.  
 प्रति-पु(पू.तै.)रूप- -म् श. २, ५, २,  
 २२; ६, २, ४; का. १, ५, १, १२;  
 १९; ६, २, २; तै. १, ६, ४, ५; १०, १  
 प्रति-पूत- -ताः का. २, १, ३, २२.  
 प्रति/पृ, प्रति...पृणीतम् तै. २, ८,  
 ६, ७.  
 प्रति-प्र/ज्ञा, प्रतिप्रज्ञानाति? तै. ३,  
 १०, ११, १; २; प्रतिप्रज्ञास्यामः  
 श. ३, ६, २, २२.  
 प्रति-प्र-ज्ञाति- -स्त्यै ऐ. १, ७, १५.  
 प्रति-प्रति- -तिः श. ८, ७, ३, ८; १०,  
 ३, ५, ९; १३, ४, २, २; ५, २; ३;  
 १४, ४, १, २०; -तिम् श. ११,  
 ४, २, १; -तीन् श. ८, ३, ४, ३;  
 प्रति-प्रतिनी- -म् श. १०, ४, ३,  
 २२; १३, २, २, १५.  
 प्रति/प्रथ, प्रतिप्रथे तै. २, ४, १,  
 १०.  
 प्रति-प्र/दा, प्रतिप्रदौ श. २, ५,  
 ४, ७; का. १, ५, ३, ७.  
 प्रति-प्रत्त- -म् श. २, ४, ७.

<p>प्रति-प्र/वृ, प्रतिप्रवृतात् श. ३, २, १, २२; प्रतिप्रवाम का. १, २, २, ८.</p> <p>प्रति-प्र/सुच्, प्रतिप्रसुच्चन्ति श. ११, १, ४, १.</p> <p>प्रति-प्र/था, प्रतिप्रथान्ति प. ५, १०.</p> <p>प्रति-प्र/युज्, प्रतिप्रयुङ्क्ते गो. २, २, १०; प्रतिप्रयुञ्जन्ति तां. ७, १०, ८.</p> <p>प्रति-प्र/वच्, प्रतिप्रोवाच श. ३, २, १, २२; प्रतिप्रवोचन् ए. ६, ३४.</p> <p>प्रति-प्रोच्य श. १३, १, २, ४; तै. ३, २, २, ४; ३, ७, ७, ८, ३, १; तैआ. ५, ४, १; जै. १४९.</p> <p>प्रति-प्रश्न(√प्रच्छ)- म् श. १, ४, ५, ११; ४, १, ३, १४.</p> <p>प्रति-प्र/स्था, प्रतिप्रस्थातिष्ठत् तै. ३, १२, ९, ४.</p> <p>प्रति-प्र-स्थातु- -त्तः तैआ. ४, ४, १; -ता ऐ. १, २९; श. २, ५, २, १८; २०; ३०; ३३-३५; ३८-४०; ४५; ४६; ३, ३, ४, २१; ५, २, २; ३, १४; २२; ८, १, ९; १०; २, २०; २३; ३, १०; ४, २, १, १३; १४; १५; १७; १९; २०; २१; २३; २९; ४, २२; ३, १, १४-२१; ३, ५, ६; ७-९; २१; २३; २४; ४, २, ९; ५, २, ८; ९; ११; ६, ९, २३; ५, ४, ४, २०; ११, ५, ५, १०; ७, २, ६; १२, १, १, ५; ६; ७, ३, २२; ८, २, २६; का. १, ५, १, १७; २६; ३०; ३४; ३५; ३८; तै. १, ६, ५, २; तां. २७, ४, ५, १८, ४; गो. १, ४, ५; ५, २, ४; -तारम् श. ३, ८, १, ९; १०; १२; १, १, ७; गो. १, ४, ६; -तुः ऐ. ७, १; श. २, ५, २, ३८; ४, ३, १, २०; का. २, ५, १, ३६; गो. १, ३, १८; -त्रे श. २, ५, २, ४०; ३, ५, ३, १३; ४, ३, ५, २०; १४, २, २, ३८; का. १, ५, १, ३६.</p>	<p>प्रति-प्र/हि, प्रतिप्रहिष्युः श. ३, ५, १, १६.</p> <p>प्रति/वन्ध्, प्रतिप्रवन्धीष्व श. १, ८, १, ६; प्रत्यवघ्नात् गो. २, १, २१.</p> <p>प्रति/वाध्, प्रतिप्रवाधते श. ३, ६, ४, ११.</p> <p>प्रति/बुध्, प्रतिप्रबुध्यते शांआ. ५, ३; ६, २०; प्रतिप्रबुधिरे श. २, २, १, १४; का. १, २, १, ९; प्रत्यबुध्यत श. १४, ४, २, २१; प्रत्यबुध्यन्त ऐ. ३, ३१; जै. २२; २३; १७२.</p> <p>प्रति-बुद्ध- -द्धः श. १४, ७, २, १७.</p> <p>प्रति-बुध्य ऐ. २, ११; ६, ४; शां. १२, २.</p> <p>प्रति-बोध-विदित- -त्तम् जै. ४, १०, २, ४.</p> <p>प्रति/वृ, प्रतिप्रवृमि जै. १८१;</p> <p>प्रतिप्रवत् जै. १८१; प्रतिप्रवृतात् तै. ३, १, १, ८, २; प्रतिप्रवृहि जै. ६; जै. ३, १, २, ३; प्रतिप्रवाणि शांआ. ३, १; प्रतिप्रवाम जै. १८६; प्रतिप्रव्यात् शांआ. ३, २, ५; श. १, ६, १, १६-१८.</p> <p>प्रति-भञ्जत्(√भञ्ज्)- -ञ्जन्तः तै. १, ५, १, ४.</p> <p>प्रति-भय(√भी)- -ये सा. २, ४, ३.</p> <p>प्रति/भुज्, प्रतिप्रभुञ्जते शां. ११, ३.</p> <p>प्रति/भू, प्रतिप्रभविष्यति श. ४, ६, ७, १६; प्रतिप्रभविष्यति श. ४, ६, ७, १६; १७.</p> <p>प्रति/मृ, प्रतिप्रमृत् श. ३, ७, १०, ६.</p> <p>प्रति/मन्, प्रत्यमनुत् जै. १७२;</p> <p>प्रति...मन्येत श. १२, ६, १, २.</p> <p>प्रति-मन्त्र- -म् गो. २, २, १७.</p> <p>प्रति-मा(√मा)- -मया शां. १०, ३; ११, ८; -मा शां. २५, १५; श. ७, ५, २, १७; ८, ३, ३, ५; ७, ४, ११; १०, ४, ३, १३; १५; २०, ११, १, ६, १३-१२, ३, ३, ५; १४; १३, २, ५, १; का. १, १, ३, ६; तै. ३, २, ८,</p>	<p>८; ९, १, १; तैआ. ४, ५, ५; प. ३, १२; गो. १, २, १५; ५, १०; २, १, १७; -माः जै. २१२; -माम् श. ७, ५, २, १७; ११, १, ६, १३; ८, ३; मं. २, २, १८.</p> <p>प्रति-मान(ण तै.)- -णम् तै. २, ५, ८, १२; -नानि तैआ. १०, १, ९.</p> <p>प्रति-मित- -त्तः Sइव श. ८, ३, ३, ५.</p> <p>प्रति-मीवत्(√मीव्)- -त् श. १३, ८, १, ९.</p> <p>प्रति/मुच्, प्रतिप्रमुञ्जते ऐ. १, २९; शां. ४, ११; २, ३; श. ५, ४, ५, १३; ६, ७, २, १; ४; तां. १८, ९, २; ६; २५, १४, २; प्रतिप्रमुञ्जति श. ३, ७, १, १२; ३, १, ३; ४, १; ५, ३, ५, २२; १२, ४, २, १; तै. १, ४, ३, २; ३, ९, ४, ३; प्रतिप्रमुञ्जति श. ३, ७, ४, २; प्रतिप्रमुञ्जामि श. ३, ७, ४, १; मं. १, १, १४; प्रति-मुञ्चामः श. १२, ४, १, ९; प्रति-मुमोच श. १, ८, १, ५; प्रतिप्रो-क्ष्यामि ऐ. ४, १०; प्रतिप्रमुञ्चस्व तैआ. १, २७, १; प्रत्यमुञ्चत तां. १६, ४, १; प्रत्यमुञ्चत् शां. ५, ३; तै. २, २, १०, ३; तैआ. १, ११, ६; तां. १६, ४, ३; प्रतिप्रमुञ्चेरत् तां. ५, ४, १५.</p> <p>प्रति-मुक्त- -क्तः श. १३, ४, १, ११.</p> <p>प्रति-मुञ्चत्- -त् श. १३, ४, १, ७.</p> <p>प्रति-मुञ्चमान,ना- -ना मं. २, ३, ४; -नाः श. २, ४, २, १५; का. १, ३, ३, १३.</p> <p>प्रति-मुच्य श. ६, ७, १, १; ३; ४; ५; ७, १, २, १०.</p> <p>प्रति/मुद्, प्रतिप्रमोदध्वम्, प्रति...मोदध्वम् श. ६, ४, ४, १६.</p> <p>प्रति-मोदमान,ना- -नः तै. ३, १, २, ८; -ना तै. ३, १, १, २; -नाः जै. १३१.</p>
---	--	--



प्रति/मृज्, प्रतिमाष्टि श. १, २, ५, १८<sup>३</sup>; १९.  
 प्रति-मृज्य श. २, ६, १, १२.  
 प्रति/यज्, प्रतियजति शां. ८, २: १६, ५.  
 प्रति-यजत्-न्तः श. ४, ६, ८, १९.  
 प्रति/यत्, प्रति यातयामः तै. ३, ७, ९, ८.  
 प्रति-यत्(√यम्)-न्ताः, -तान् गो. २, २, १५<sup>३</sup>.  
 प्रति-यस्य(√यस्) जैड. १, १, ५, ७.  
 प्रति/यु, प्रतियौति का. २, २, ३, १७; १८.  
 प्रति-युत्-न्तः तै. १, ६, ५, ६; २, ६, ६, ४.  
 प्रति-योनि-नि श. १४, ७, १, १७; ४०; ४१.  
 प्रति/रक्ष्, प्रतिरक्षन्ति जैड. १, ११, २, ७; ११<sup>३</sup>.  
 प्रति-रक्षन्-न् श. ४, ४, ५, १२.  
 प्रति-रत्(√रम्)-न् श. १४, २, २, ३४.  
 प्रति-रत्(√रु)-न्वाः, -वेभ्यः श. १४, २, २, ३४.  
 प्रति/राध्, प्रतिराध्नुवन्ति, प्रत्यराध्नुवन् गो. २, ६, १३.  
 प्रति-राध-धम् ऐ. ६, ३३; -धाः, -धान्, -धानाम् गो. २, ६, १३; -धेन ऐ. ६, ३३<sup>३</sup>; -धैः गो. २, ६, १३<sup>३</sup>.  
 प्रतिराध-त्व-न् गो. २, ६, १३.  
 प्रति-राध्य ऐ. ६, ३३<sup>३</sup>.  
 प्रति/रुध्, प्रतिरुधेत्, प्रत्यरौत्सि ऐ. ६, ३४.  
 प्रति-रूप, पा-पः शां. १५, ४; शांआ. ६, २; ११<sup>३</sup>; श. १४, ५, १, ८<sup>३</sup>; ५, १९; ६, १०, १५; तै. ३, ९, २२, २; जैड. १, ८, ३, ५<sup>३</sup>; १४, ३, १, २<sup>३</sup>; १५, २, १; गो. २, ३, २२; -पम् शां. १५, ४; १७, १; श. ३, २, १, ५; ६, ५, १, ८; ६, ९,

२३; जै. २०७; गो. २, ३, २२<sup>३</sup>; -पा शांआ. ३, ३; -पे श. ३, २, १, ५.  
 प्रतिरूप-च(र्य→)र्या-न् श. ११, ५, ७, १.  
 प्र/तिल्, प्रतिलामि श. १३, २, ९, ७.  
 प्रति/लिह्, प्रतिलेह्यन्ति श. १४, ४, ३, ४.  
 प्रति/लुप्, प्रतिलुलोप गो. १, ३, ५.  
 प्रति-लोम्-न्मम् श. ११, ४, ३, ७; १४, ५, १, १५; ९, ४, ११; तै. २, ३, २, १; -माः श. १४, ९, ४, ११.  
 प्रतिलोम-रूप-न् शंआ. ६, १९.  
 प्रति/वच्, प्रत्युवाच ऐ. ७, १३; शां. १६, ९; २३, २<sup>३</sup>; श. ४, १, ५, १३; ११, ५, १, ७; ९; तै. ३, ११, ८, ३; जै. ८७; १०५; जै. ३, १, २, ४; प्रत्युच्चुः जै. ९२; ९४; ९७; जैड. १, २, ३, १०; ११, २, ७; १४, ४, २; प्रतिवक्तास्मि ऐ. ३, २२; प्रति-वक्ष्यामः जै. १३६<sup>३</sup>; प्रत्यवोचत् जै. १०५; प्रत्यवक्ष्यत् जै. ८७; पत्यवक्ष्यन् जै. ९४; प्रत्यवक्ष्यः जै. १०५<sup>३</sup>; प्रत्यवक्ष्यम् जै. १०५<sup>३</sup>.  
 प्रति-वचन-न्मम् जै. १८१<sup>३</sup>; -नैः गो. १, १, ३०.  
 प्रत्यु(न्तिऽउ)-क्त(√वच्)-क्तः ऐ. ६, ३४; शां. १२, १; श. १२, ३, २, ८; -क्तम् जैड. १, १८, ४, १३.  
 प्रत्युच्य जै. १८१.  
 प्रत्युच्य-च्यः जैड. ३, १, २, ३.  
 प्रति-वत्(मलुप्)-त् ऐ. ४, ३१; ५, ६; १८<sup>३</sup>; तां. १०, ६, ६.  
 प्रति-वदन(√वद्)-न्नात् शां. ९, ४.  
 प्रतिवावदत्-न्तः ऐ. २, ३.  
 प्रति/वध्, प्रत्यवधीत् ऐ. ७, २८; जै. १४०.  
 प्रति/वप्, प्रतिवप्स्यामि जै. १०८<sup>३</sup>.  
 प्रत्युप्यन्ते तै. १, २, ६, ५.  
 प्रति/श्वस्, प्रतिवसन्ति तैआ. २, २०, १<sup>३</sup>.

प्रति/वह्, प्रतिवहति जै. ११३.  
 प्रति/वाश्, प्रतिवाश्यते तां. २१, ३, ५; प्रतिवाश्येत तां. २१, ३, ६.  
 प्रति/विज्, प्रतिविजते जैड. ३, ३, २, ५<sup>३</sup>.  
 प्रति-वि/तन्, प्रति वितन्वते तै. २, ८, ७, १.  
 प्रति/१विद्, प्रति विदे शांआ. ३, २; प्रति वेत्तु श. १, १, ४, ५<sup>३</sup>; २०; २, १, १५<sup>३</sup>; १७<sup>३</sup>; का. २, १, ३, १०; १२<sup>३</sup>; २१; ४, १२; १४; तै. ३, २, ५, ६; ७; १०; ६, १; २<sup>३</sup>; ३.  
 प्रतिवेद्यामः तैआ. २, ६, १; ७, १.  
 प्रति-विदान्-न्तः श. १, ७, ४, १८.  
 प्रति/२विद्, प्रतिविन्दान् तां. २१, १३, २; प्रत्यविन्दत् ऐ. ४, ५; गो. २, ५, १; प्रत्यविन्दन् तां. २१, १३, २<sup>३</sup>.  
 प्रति-वि/धा, प्रति विधेम गां. २, ३, १३.  
 प्रति/वी, प्रति वीहि ऐ. २, १२ तै. ३, ६, ७, २.  
 प्रति-वीक्ष्(वि/ईश्), प्रतिवीक्षेत तां. ७, ७, १५.  
 प्रति-वीत्(√व्ये)-न्म गो. २, ३, २२.  
 प्रतिवीत्-न्त(म→)मा-न्मया गो. २, ३, २२.  
 प्रति-वेश्(√विश्)-न्तः श. ४, १, ५, २; ६, ६, ३, ८; तैआ. ७, ४, ३; -शम् श. २, ५, ३, ११; १२, ४, ३, १; तै. १, ६, ७, १; -शाः श. ६, ६, ३, ८; -शैः ऐ. ७, ३२.  
 प्रतिवेश-न्तस्(ः) श. ५, १, २, १४.  
 प्रति-वेश्य-न्शयः, -श्यात् शांआ. १५, १.  
 प्रति/वृश्, प्रतिवृश्च शांआ. १२, ३; प्रति वृश्च शांआ. १२, २.  
 प्रति-शृणुत्(√शृ)-न्तत्, -णन्तः तै. १, ५, १, ४.

प्रति/श्रु, प्रतिश्रुणोति श. १, ४, १,  
 १०; प्रतिश्रुश्राव श. १, ४, १,  
 १२; १३; ११, ४, १, ३; १४, ९, १,  
 १; गो. १, २, १८; ३, ६; प्रत्यश्रु-  
 णोत् तै. २, ३, ६, ४; ११, १; २; ३;  
 ४; प्रत्यश्रुणवत् तै. २, ३, ६, १;  
 २; ३; प्रतिश्रुणुयात् श. १२, ६,  
 १, ४, १; जै. ३, ३, ४, १२; गो.  
 १, २, ४; प्रत्यश्रौपीः श. १, ४,  
 १, १८; तै. २, ३, ११, ४; प्रत्यश्रौ-  
 पम् श. १, ४, १, १८.  
 प्रति-श्रवण-गे प. २, १; २.  
 प्रति-श्रुत-म् गो. १, २, १८; ३, ६.  
 प्रति-श्रुत्का-त्कायाम् शांआ. ६, २;  
 १३; -त्कायै तै. ३, ४, १३, १.  
 प्रति/पिबन्, प्रतिपिबन्ति, प्रतिपि-  
 ब्न्वत् तै. २, १, ३, २.  
 प्रति-पिच्य-म् तै. २, १, ३, २.  
 प्रति-पिध्यमान(√सिध्)-म् जै.  
 १५१.  
 प्रति-पेध-धः गो. २, २, ५.  
 प्रतिष्कम्भ(-ति/स्कम्भ्) तैआ. ५,  
 १, ४.  
 प्रति-ष्टभ्य(-ति/स्तभ्), तां. ७,  
 ५, ६.  
 प्रति/ष्टु, प्रतिष्टौति तां. २, १६, २.  
 प्रति-ष्टुति-तिः तां. २, १६, १; १६,  
 ८, ५; ११, १४.  
 प्रति/ष्ठा(←स्था), प्रतिष्ठति ऐ.  
 १, १, ५; ११; ३, ६;  
 ४, २१; २२; २४; २५; ६,  
 ८; ८, ८; ९; ऐआ. १, १,  
 ३; २, १; २, ५, ३; शां. ३, ५; ८;  
 ७, ९; १४, २; १५, ५; १६, २;  
 १८, २; ५; ६; १; २५, ७; २८, ७;  
 २९, ५; ३०, ५; शांआ. १, ७; श.  
 १, १, १, १९; ३, ३, १६; ९, १, २९;  
 ३, ११; १८; २, २, १, १९; ३, ३, ९;  
 ४, १, ७; ५, २, ४; ६, २, १९; ३, ३,  
 ४, २८; ५, १, ७; ८; ३, ५; ६, १, १;  
 ३, ४; ७; १२; १५; ८, १, १४; २, ६;

२७; ३, २६; ४, २, २, ५; ३, ४, ९;  
 ५, १, ४, ५; २, १, २०; ५, ४; ८; १२;  
 ४, १, १२; ३, १९; ५, ३, ४-७; ६,  
 १, १, ८; ७, ३, ४; १०; ७, २, १, १९;  
 ८, ३, ४, ८; १०; १०, २, ४, ३; ५; ६;  
 ६, ५, ३; ११, १, १, ७; ४, ३, १८;  
 १२, १, ४, ३; २, ४, १६; ३, ३, ४;  
 ८, १, २२; ३, २१; २२; ९, २, ८;  
 ११; १२; १३, १, ३, ४; ५, ६; ७,  
 २; ८, ८; २, १, ६; २, ६; ९; ६, ८; १३;  
 १७; ३, २, १; ४, २, १३; ३, १५;  
 ५, १, ६; ४, २, ५; २८; ६, २, १६;  
 १४, ३, १, २८; ४, १, १८; ३, २६;  
 ९, २, ३; का. १, १, ४, २४; २, १,  
 ११; ४, २, ३; ५, १, ३; ६, २, ८;  
 तै. १, १, ५, २; ६, ५; ११; ३, ७, ८;  
 ८, ५; ५, ६, ७; ६, ३, १; २; ६; ७, २,  
 ५; ३, ३; ६, २; ७; ८, २; १०, ६; ८,  
 १, २; २, २; ३, १; ६, ५; ८, ५; ९,  
 १; १०, १; २; ३; २, २, ४, ७; ११,  
 ४; ५, ८, १२; ७, १०, २; ३, १, ६, ६;  
 ७; २, ७, ६; १०, ३; ३, २, ४; ५;  
 ५, ४; ८, ६; ९, १; १२; १०, ३; ८,  
 २, २; ५, ४; ६, ५; १०, ५; १५, ३;  
 १६, ४; १८, ६; २०, ३; २२, ३; २३,  
 ३; ९, ५, ५; ९, १; १४, ४; १६, ४;  
 १८, २; २१, ३; १२, ५, ८; तैआ.  
 १, २, ४, २; ३; ४; २, ५, ३; ५, २, १;  
 ४, ८; ९, ११; ७, ६, १; ९, ६, १; ७,  
 १; ८, १; ९, १; प्रतिष्ठति श. ३,  
 ७, १, १९; ९, ३, ३३; १३, ८,  
 १, ५; तां. २, १, ५; ४, २; ७,  
 ९; १०, २; १४, ३; ३, १, ३; ३, २;  
 ७, २; ८, ३; ९, ४; १२, ३; ४, ४,  
 १०, ५, ५, ५; ६, २, ४; ३, ५; ८,  
 १८; ७, १, ५; ३, २०; २९; ७, ७; १३;  
 ८, ७; १०, १७; ८, १, ६; ७; ३, ७;  
 ४, ११; ५, १०; १३; १५; ६, १४; ७,  
 २; ३; ८, १३; २०; २३; ९, १९;  
 ९, १, ९; २९; ३१; ३३; ७, ५; ८;  
 १०; १०, २, १२; ११, ६, ११; ११,

१४; १२, ४, ९; १७; ७, १०; ११,  
 २४; १२, ६; १३, ३४; १३, ३, १०;  
 ९, ५; १२, ३; १२; १४, ५, १९; ७,  
 १०; १२, १०; १५, १, १०; ३, ३१;  
 ६, १; ५; ७, २; ७; १६, १, ८; १०;  
 ८, ३; ७; ८; ९, ६; १०, २; ८;  
 ११; १२, ९; ६, १३, ५; १४, ८; १५,  
 १०; १६, ४; ५; १७, ८, ४; १३,  
 १८; १८, ५, १८; २३; २४; ६, १७;  
 २६; ९, २; ११, ६; ७; ८; १९, १,  
 ५; २, ६८, ७; १०, ८; ९; १२, ७;  
 ८; १५, ३; १९, ३; २०, ९, २; १०,  
 १; २१, ४, ५; ६; १०, १०; १२, ७;  
 ८; २२, १, ३; २, ५; ३, ५; ६; ७, ८;  
 ८, ३; १०, २; १२, ४; १३, २; १५,  
 ८; जै. ४; २१; ४०; ७८; ७९; ८६;  
 १२९; १४४; १६९; २१०; जै. ४,  
 १, ३, २, ३; ४, ८, ४, ३, १०, ४, ९;  
 प. २, १; २; ३, ८; ४, ४; गो. १,  
 २, २४; ३, १; ४, ८; १०; ११;  
 १२; १५; ५, २०; गो. २, २, ४;  
 ३, २; ४, ७; ६, १; १२; १५;  
 प्रति...तिष्ठति ऐ. ७, ३१; शांआ.  
 ९, २; श. ११, ८, १, ३; १२, ८, २;  
 ९, १, १७; ३, ८; १३, २, ६, ५; १४,  
 ४, १, २९; तै. १, १, ४, ८; २, १,  
 २, ८; २, ३, ७; ८, ७; ३, १, ३; तैआ.  
 १, २२, ७; तां. १६, १३, ४; २२,  
 १, २; १५, ९; जै. २७; जै. १,  
 १२, ५, ३; ४, ८, ४, ३; सा.  
 १, १, १२; प. १, ३; प्रतिष्ठितः  
 शां. २६, २; तै. १, ६, ३, ८; तां.  
 १९, १५, ३; प्रतिष्ठन्ते गो. २,  
 ४, १८; ५, ७; ६, १; प्रतिष्ठन्ति  
 ऐ. ४, २१; २२; ६, २०; ऐआ. १,  
 १, ३; २, १; ३; ४, २; ५, ३; शां.  
 १७, ९; ३०, ११; श. २, १, ४,  
 २७; श. २, १, ४, २७; ४, २, ४,  
 १६; ८, २, ३, ८; १२, १, ३, २२;  
 ८, १, ८; १९; २०; २२; ३, १३;  
 तै. १, २, ३, ४; ५, २; ६, १०, ५;

२, १, २, ७; २, ६, २; तैआ. १,  
३, ४; ५, ४, १२; १३; प्रति-  
तिष्ठन्ति श. ४, २, ४, १७; ७, १,  
२, १३; १४, ६, १०, १८: तै. ३,  
२, ९, ११; ३, ८, ७: तां. ४, १, ५;  
८; १०; १२; १४: १६; १७: २, १०;  
३, ५; ५, २१; ६, ५; १६; १९; २४;  
७, १०; ८, ४; ६; ७; ९, २; ३; ६; ७;  
१२; ५, ३, २; ७; ४, ७; ८; ५, ८;  
६, ६; ७, ९; १५, १२, ६; १७, २,  
३; ३, ४; १९, १४, ४; ७; २३, २,  
४; ३, ९; ४, ४: ५, ४: ७, ६; ९, ३;  
५; ११, ५: १४, ७; १८, ३; ४; १९,  
९; २०, ४; २२, ३; ७; २४, ३, ४;  
१०, ३; १६, ३; २५, १, ५; २, ३; ३,  
२; ५; ६, ३; ८, ६; ९, ४; १५, २; १६,  
२; जै. १६८; गो. १, ३, १८; १; २,  
३, १६; प्रति... तिष्ठन्ति तैआ. १०,  
१९, १; तां. २३, २२, २; २४, १, २:  
१६, ३; २५, ३, २; प्रति... तिष्ठामि  
ऐ. ८, ९; श. १२, ८, ३, २२;  
तै. २, ६, ५, ६; ३, ७, १०, ३; मं.  
२, २, २-६; प्रति... तिष्ठामि ऐ.  
८, ९; प्रति... (तिष्ठामि) श. १२,  
८, ३, २२; तै. २, ६, ५, ६; प्रति...  
(तिष्ठामि) तै. ३, ७, १०, ३; प्रति...  
(तिष्ठामि) मं. २, २, २-६; प्रति-  
ष्ठास्यामहे गो. २, ५, १०; प्रति-  
ष्ठास्यति श. १२, ५, २, ९; प्रति-  
ष्ठास्यन्ति जै. ३, ४, १, ४;  
प्रति... स्थास्यन्ति श. १२, ५, २,  
९; प्रति... स्थास्यन्ति तै. १, १, ४, ७;  
प्रतिष्ठास्यामः ऐ. ६, १६; शां.  
३०, ११; प्रतिष्ठान् ऐ. ४,  
२५; श. १, १, ४, ३; २, ४, ४,  
२५; का. १, ३, ४, १४; २, १, ३,  
८; जै. ८९; प्रतिष्ठित तै. २, ५,  
८, १२; ३, ७, ५, ३; ८, २; तैआ. ६,  
१, ४; ७, ३; ९, २; प्रतिष्ठित जै.  
१६८; प्रतिष्ठितानि तै. ३, ३,

१०, ३; प्रतिष्ठितान् तां. १५, ३,  
२९; जै. ८१; ११५; प्रत्यतिष्ठत्  
ऐ. ४, २५; श. ६, १, २, ११; २,  
१, ७; ६, २, ११; ९, ५, १, ३६; तै.  
१, १, ४, ७; ४, ९, ५; २, २, ४, ६;  
प्रत्यतिष्ठत् तै. १, ५, १२, २; ३:  
तां. ८, २, २; ५, ९; ८, २२; ९, १,  
९; १२, १२, ६; १३, ३, १०;  
२३, १८, २; जै. २१; ४०;  
७९; २०७; गो. १, १, ३;  
३४; प्रत्यतिष्ठत् ऐ. ४, २४;  
२५; श. १, ८, २, १३; ३, ५, १,  
७; ८, ३, ४, ८; १०; ९, १, १, ६;  
तां. ८, १, ५; ८, १३; ९, २, ९; १०,  
१२, ३; ४; १५, ३, २९; २२, १, २;  
२३, २२, २; २४, १, २; १६, २;  
२५, ३, २; १५, २; जै. ४, ८,  
४, ३; गो. १, ५, ७; प्रतिष्ठित  
तां. १५, ७, २; जै. ४; घ. ३, ८;  
प्रतिष्ठितयसू. ४०; ७९; प्रत्युष्ठात्  
श. १, १, ४, ८; का. २, १, ३, १३; तै.  
२, २, १०, ४; तां. १३, ३, १०;  
प्रत्युष्ठातासू. १४, ३.  
प्रतिष्ठापयति ऐ. १, २८; ३०; २,  
४; ६; १०; १८; ३, ६; ८; १२; २९;  
३१; ३८; ४, ३; १०; ११; ५, ३;  
१७; १९; २१; ६, २; २५; ३१;  
३२; ७, ३१; ८, ४; ५; ८; ऐआ.  
१, १, २; ५, १; ५, १, ४; शां. ११,  
३; १६, ८; १७, ३; शांआ. १, ७;  
२, १५; श. १, ९, १, २१; २, ११;  
२७; २८; २, ४, ४, २५; ५, २, २९;  
६, १, ४२; ३, २, २, ७; ३, १, १०;  
४, १; ८, २, ६; ९, ३, ३२; ४, ३, १,  
२२; ४, ४, ६; १३; १४; ५, २,  
१३-१७; ७, १, १, ३४; ३५; ४,  
१, ८; ११-१३; २०; २, १९;  
३७; ५, १, २७; २, २; १७; ८,  
२, १, १०; २, ३, ८; ३, १, ११, २,  
१४; ३, १२; ५, ४, २; ६, १, ४; ३,

६; ७; १५; ७, २, १६; ४, २१; ९,  
३, १, २०; २१; ४, २, १९; २०; ५,  
१, ३३; ३८: १०, १, ४, २-७: २,  
२, ८; ५, ४-८; १५; ११, २, १.  
२; २, ४; ५, २, १०; ९, १;  
१२, ५, २, ५; १४; ८, २, २५; ३,  
१४; २४; २६; १३, ३, ३, ३; ५, १,  
५; ८, १, ५; २, ६; ७; ८; ३, २; ७;  
१४, १, ३, १०; का. १, ३, ३, २०;  
५, १, २६; ६, १, २८; तै. १, ३, ४,  
५; ६, ८, १; ७, २, २; ३, ८; ७, ४;  
२, १, २, ११; ३, ९; ३, २, ३, ५;  
६; १०, ३; ३, ६, ३; ८; ८, २; ७;  
९, १२; ७, २, १; २; ३, ७; ८, ३;  
६; ६, २; १२, २; २०, ४; ९, १२, ३;  
तैआ. ७, ८, ३; ७; ९, ६; १०, ४;  
प्रतिष्ठापयति श. ७, ५, २, २; तां.  
२, ७, ८; ३, १, ३; ३, ४, ३; ७, २;  
८, ३; १२, ३; ३, १३, ३; ६, १०;  
१७; ७, ३, २२; ७, २; ८, ६, १०;  
११, ५, २; १२, ४, ४; ४; ९; ५, ५;  
१३, ३, २; १५, ४, ५; १०, ५; ८;  
१६, ९, ३; ११, ७; १५, ११;  
१६, ९; १७, १, ८; १०; १८,  
५, १८; २२; १९, ५, ११; १२,  
८; २०, २, ४; २१, ४, ६; जै. २८;  
७५; जै. १, १, २, ५; घ. १, ५;  
गो. १, ५, २०; २, १, २२; २५; २,  
१०; १३; ३, २; ६; १०; २२; ४, ६;  
१५; १६; १७; ५, ५; ७; ६, २; ७;  
८; ९; १२; १४; १५; प्रति...  
स्थापयति जै. २, ७; प्रतिष्ठापयन्ति  
ऐ. २, ११; ३, ५; ६, ३; ८; शां.  
१८, ८; २७, ७; शांआ. २, १८; श.  
१२, ८, १, १२; ३, २, ६; का. १, ३,  
४, १४; तै. १, ६, ३, १०; तां. ८, ६,  
२; ४; ११, ५, २८; २३, १४, ६; जै.  
१८४; प्रतिष्ठापयामि गो. २, २,  
१०; प्रतिष्ठापयामः श. ६, ६, १,  
२२; प्रतिष्ठापयानि श. ७, २, १, १२;

† 'प्रतिष्ठति' इति कालि मुपा. । ‡ नतिविस्मयः G ?

प्रत्यस्थापयत् तै. १, ६, ८, १; प्रत्यष्टापयन् श. ४, ५, १, ४; ११, २, २, १-३; प्रतिष्ठापयन् श. ६, ७, ४, १५; १०, ५, ५, ४; गो. १, २, ६; प्रत्यतिष्ठिपः जै. ८७; प्रत्यतिष्ठिपे जै. ८६; प्रत्यतिष्ठि-पम् जै. ८६; ८७.

प्रति-विष्टन्- -ष्ठतः ऐ. ३, ६; -ष्ठन् तां. ४, ११; गो. २, २, १०; -ष्ठन्तः ऐ. ४, १५; १६; ६, ७; १५; १९; ७, १; शां. २९, ४; ५; ६; ७; तै. १, २, २, १; तां. ४, ११; गो. २, ६, १; २; -ष्ठन्तम् तै. १, ६, ३, ८; तां. १२, ४, ९; मं. २, ५, १६; -ष्ठन्ती तां. ४, ४, १०.

प्रति-विष्टन्ती- -न्तीः ऐ. ३, ६; गो. १, ५, २०; २, ३, २; ६, १२; १५.

प्रति-ष्ठ- -ष्ठः वा. १२, ५, २, ९; १४, ९, २, १४; -ष्ठे शां. ५, ४.

प्रति-ष्ठा- -ष्ठ्या ऐ. ८, ४; श. ११, २, ७, २९; १३, ३, ६, ३; ३, ९, १२, ३; तै. १, ६, २, ६; -ष्ठ्याः ऐ. ३, २९; ३५; ४, १०; ऐआ. १, ४, २; -ष्ठा ऐ. १, ३०; २, ४; ६; १०; ११; ३, ८; १४; २४; २९; ४, १०; ५, २४; ६, ८; २५; ३०; ३१; ८, १; ४; ७; ऐआ. १, १, ३; २, १; २; ४, २; ५, १; ३; २, ४, १; ६, १; ५, १, २; ३, २; शां. १, ५; ३, ८; ४, १४; ५, ८; ६, १५; ९, ४; ११, ३; ५; १३, ८; १४, ३; १५, ३; ४; १६, ४; १७, ३; ७; १८, १४; २४, २; २५, ११; १४; १५; २७, २; ६; २८, १०; २९, ३; ५; ८; ३०, ९; १०; शांआ. २, १४; १६; १७; १८; ९, २; श. १, १, १, १९; ३, ५, ११; ८, १, ४; ९, १, २९; २, २७; ३, १०; ११; १५; १८; २, १, १, १०; २, १, १९;

४, १, ७; ३, १०; ५, २, २९; ६, २, १४; ३, ३, १, १०; ४, १; ५, १, २५; ७, ३, ४-६; ८, ५, ४; ९, ३, २; ४, २, ५, १; ३, ४, ९; ४, ४, ६; ५, २, १४; १५; ६, ९, २; ४; ५, ५, ३, ५; ६, १, १, ३; ८; १५; ३, ७; २, १, ३९; ५, ३, २; ७, १, १७; १९; २१; ३, ४; ४, १५; ८, २, २; ७, १, २, १; २; ३; ७; ८; १३; १४; १९; २, १, १२; १९; ४, १, १२; २, ४; ५; ८; ३, १, १०; ४, ९; १३; ४, १, १२; २२; २६; ४, ५; ५, २, १६; ३, ६; ६, २, ४; १७; ७, २, १६; १७; ३, १९; ४, ६; १९; ९, १, १, ३, २; ४, ३, ३, १८; १०, २, २, ८; ४, २, २, ८; ३, १; ५, २; ५, २, ५; ४, ५; ७; १७; ६, १, ४; ११; ४, १; ११, १, ६, २; २२; ३, ३; २, १, २; ३; ६, ९; ११; ७, २९; ५, २, ४; ३, ६; १२, २, १, २; ३; ४; ५; ५, २, १, ४; ८, ३, २, ७; २८; १३, ३, ७, १२; ५, १, ७; १२; ६, १, ११; ७, १, ११; ८, ३, २; ८; १४, ४, १, २९; ६, १०, ३; ६; ९; १२; १५; १८; ८, ६, ४; ५; ९, २, ३; १४; का. १, २, १, ११; ३, २, १०; ४, २, ३; ७; ६, २, ७; २, १, १, १३; तै. १, ५, २, २; ६, २, ७; ८, १०, १; ३, १, १, ४; ६, ५; ३, २, ३; ५; ८, १०; ९, १; ७, ७, १०; ११, १, ११, १, १-१७; ७, ३; १२, २, १; २; ३; तैआ. ३, ७, १; ७, २; ४, ४, १; ५; ८, १, १; २, १; ३, १; ४, १; ५, १; ९, १०, ३; १०, ६, ३, १; तां. ३, ७, २; ५, १, १७; ६, १, ११; ३, १६; ९, ३, ४; १०, १, ३; १२, १३, २०; १६, ९, ६; १३, ४; ५; १४, ८; १५, १०; १७, २, ३; ३, ४; १८, ११, ५; १९, १, ५; ८, ७; ९, ६; १०, ८; १८, ३; २०, १०.

१; २१, १२, ८; २२, १५, ९; २५, ६, ३; ८, ६; जै. २१; ४०; ७९; ८९; १४०; १६८; १६९; २१०; जैठ. १, १२, ५, ३; १४, १, ३; ३, ४, ५, ६; ५, १, ५; ८; ४, १०, ४, ८; ११, ४, ३; आ. २, १५, ५; जैआ. २, १, ४; प. ३, १; सा. १, १, १२; गो. १, ५, २; २, १, ४; २६; २, १, २; १३; ३, ५; ११; २१; २२; ५, ७; १०; ६, २; ८; ९; -ष्ठाः ऐ. ३, ६; जैठ. १, ६, १, ६; २, २; गो. २, ३, २; -ष्ठाम् ऐ. ३, ८; ६, २९; ३०; ८, १; ८; ऐआ. १, २, २; शांआ. ९, २; १२, ३; श. १, ३, ५, ११; ९, ३, १०; १५; १७; २०; २, १, १, ९-११; ३, ७, ३, ४; ८, ५, ४; ९, ३, २; ५, ३, ५, १९; ६, ७, ३, ४; १०; ७, २, १, ५; ६; ४, २, ३; ८, ३, ४, ९; ५, २, १६; ९, १, १, ३, २; १०, ५, २, ५; ६, १, ४; ११, २, ६, ११; ७, ८; २९; ६, २, ४; १२, ८, ३, १३; १३, २, २, ६; ८, ३, ८; १४, ४, १, २९; ६, १०, २; ५; ८; ११; १४; १७; १९, २, ३; ४, २; का. १, १, १, ७; तै. १, २, १, ४; २, २, ९, ५; ३, १, २; ३, १, ५, ११; २, ९, ११; ३, २, ३; ५; ७, ९, ९; ८, २, ३, ३; ११, ७, २; ३; तैआ. १, २, १, ३; २, ४; ३, १, ६; ३, ११, २; ४, २, ५; ८, ७, १; तां. १, ६, ५; ५, ५, ८; ९, ३, ४; १०, १२, ४; १९, ९, ६; जै. १६९; २१०; २१२; जैठ. १, १२, ५, ३; ३, ४, १, ४; गो. १, १, ३, ४; २, ३, ५; ६, ८; -ष्ठायाम् ऐ. १, ३०; २, ४; ६; १०; ११; ६, ८; २५; ८, १४; १९; ऐआ. १, १, ३; २, १; ५, ३; शां. ७, ९; ९, ४; २५, ७; शांआ. १, ७; श. १, १, १, १९; ९, १, २९;

† 'दीप-प्र' इति कालि. सुपा. । † 'प्रतिस्थान्या' इति G., 'प्रतिष्ठान्या' कालि. सुपा. चिन्तयौ । तु. ऐ. ३, ६ ।

३, ११; १८; २, १, ४, २७; २, १,  
 १९; ४, १, ७; ५, २, २९; ३, ३, १,  
 १०; ४, १; ६, ३, ७; १२; १५;  
 ४, २, २, ५; ३, ४, ९; ५, ५, ३, ४;  
 ५; ६, १, १, ८; ३, ७; ७, ३, ४;  
 १०; ७, २, १, १९; ४, १, १२; ८,  
 २, १, १०; ५, ३, ७; ४, २; १०,  
 २, २, ८; ५, ४, १२; १२, १, १, १;  
 ८, ३, २४; १३, ३, २, १; ५, १, ६;  
 ७; ८, २, ६; ३, २; ७; का. १, १,  
 ४, २४; २, १, ११; ४, २, ३; २, ७;  
 २, १, १, १३; १५; तै. ३, ९, ९, १;  
 गो. २, ३, २२; ४, १५; १६; १७;  
 ५, ७; ६, २; -छाया: शां. १४,  
 २; शा. ८, २, १, १८; १३, ३, २,  
 १; ६, १, ११; तै. १, ५, ४, २; ९,  
 १२, ३; तै. ४, ४२, १; तां. ६,  
 १, ११; जै. ८; गो. १, ४, १;  
 २, ६, ९; -छायै ऐ. २, १८; ३,  
 १४; ३१; ५, ३; १५; ६, २; ३२;  
 ३३; ३६; ऐ. १, १, २; २, ४;  
 ५, १; शां. १, ४; ९, ८; शा. १,  
 ८, २, १४; ९, ३, १२; ७, ४, २, ८;  
 १६; ८, २, १, ११; ३, १, १०; ४,  
 १३; ७, ३, १९; ४, २०; १२, २, ३,  
 ११; १३, ३, ६, ५; ५, १, १२; १४,  
 ९, ३, ४; तै. ३, १, ५, ११; ६, ५-  
 ७; २, ९, ११; ९, ९, १; तां. ३, ६,  
 २; ११, ५, ४; १२, १, ११; ३, १९;  
 ६, १३; ७, १०; ९, २३; १३, ३, ४;  
 १३, १, ११; १२; ३, २१; २, ५,  
 २५; ६, १६; ७, ११; १६; ८, ३; ९,  
 १४; २८; १०, ८; ९; ११, ६; १२,  
 २; १६; १४, १, १४; ३, २१; ५,  
 ३०; ७, ८; ११, २१; ३८; १५, १,  
 १३; ३, १९; २८; ४, २; ५, १७;  
 ३७; ६, ७; ७, २; ८, ३; १०, १२;  
 ११, ३; १४; १५; १२, ८; १८, १०,  
 १०; जै. ४०; ४१; ५५; गो. २,  
 ५, ७; -छासु तै. ३, १२, ६, ३;

जै. १६८; -छे ऐ. ३, २८; ४,  
 १०; ऐ. १, ५, १; शां. ३, ६;  
 ८; ७, २; ७, ९; ८, १; १६, ३;  
 १८, २; २०, ३; शां. २, १३; शा.  
 ८, ३, ४, ५; ४, ३, ९; ११; १४; १६;  
 १९; १०, ३, २, ११; ५, ४, १५;  
 १२, ३, २, २; १४, ८, ६, ४; ५; तै.  
 ३, ११, १, १८; गो. १, ५, ५; २,  
 १, २०; ५, ४.  
 प्रतिष्ठा-काम-म: तां. ८, १, ६;  
 ८, १३; १६, १३, ५; १९, २, ६;  
 २०, १०, १; २२, १, २; जै. २१;  
 -मत्य ऐ. ६, २५; -सा: तां.  
 २३, १८, १; २२, ३; २४, १, २;  
 १६, २; २५, ३, २; -मानाम् शां.  
 ११, ५; गो. २, ३, ११; -माय  
 तां. ८, २, १; ९, १, २८.  
 प्रतिष्ठा-छिन्नु-ञ: शा. १०, ५,  
 २, ५.  
 प्रतिष्ठा-वत्-वन्त: तै. ४, ४२,  
 १; वान् तै. ९, १०, ३; जै. १,  
 १४, २, ११.  
 प्रति-ष्ठान-नानि तै. ३, ३, ८, ३.  
 प्रति-ष्ठानीय-य: शां. १६, ७; -यम्  
 शां. १८, २; २७, २; २९, ५;  
 शां. २, १२.  
 प्रति-ष्ठायम् (णनुल्) शा. १२, ५, १,  
 ८; तां. १३, ४, ११.  
 प्रति-ष्ठायत्-यता तां. ७, ७, १३.  
 प्रति-ष्ठाय ऐ. ८, ९; १७; शा. ६,  
 ८, २, २; सा. १, ३, २; ७; २, २,  
 १; २; ३, ३-५; ५, ३; ७, १२;  
 ८, ५; ३, ३, ५; गो. १, ३, १३.  
 प्रति-ष्ठाय-प्यम् ऐ. ३, १२; गो.  
 २, ३, १०; तां. ८, ६, १३; -प्ये  
 तां. ४, २, १०.  
 प्रति-ष्ठाय ऐ. १, ४, २; शा. ९, ५,  
 १, २५; १२, १, १, १; तै. २, २,  
 ३, ६; ३, ८, ११, २; ९, ९, १; तां.  
 ४, ८, १४; १५; ५, १, १७; १०,

१२, ४; ११, ४, ७; ८; १०; ५, ४;  
 १२, १३, २१; १४, १, ४; १५, १०,  
 १३; १५; ११, ३; जै. ४, ८, २,  
 १०; ४, १.  
 प्रति-ष्ठित,ता-त: ऐ. २, ३२; ३,  
 २३; ४, ३; १८; ७, १९; २६; ३१;  
 ३४; ८, ८; ११; ऐ. १, २, ३;  
 ४, २; शां. ६, १२; २५, ३; ३;  
 शां. ११, ५; ६; शा. २, १, ४,  
 २७; ५, २, ४८; ६, २, १९; ३, १,  
 ४, ११; ४, २, ५, ९; ५, ३, ५, १३;  
 ६, १, १, ८; ७, १, १९; २१; २, ६;  
 ७, ४, १, १२; ८, ५, २, ७-१०;  
 ९, ३, ४, १३; ५, १, ३; १०, २, ४,  
 ३; ४; ५; ६; ५, ४-८; ६, १, ४;  
 ५, ३; ११, २, २, ४; १२, १, ४,  
 ३; २, ४, १६; ३, ४; ८, ३, २४;  
 १३, ४, २, १५; ५, ४, २८; १४, २,  
 २, १७; १८; ४, १, २९; ६, ९, २१-  
 २५; २७; ७, २, १९; ८, ६, ३;  
 का. १, १, १, ४; ४, २४; २, १, १,  
 १३; तै. १, २, ४, १; ६, ३, ८;  
 २, २, ३, ७; ६, ५, ६; ३, ९, १९, २;  
 १०, ९, ४; तै. ९, ७, १; ९, १;  
 १०, १०, ३; तां. ११, ५, २८;  
 १३, ७, १६; १२, १६; १५, १२,  
 ८; १६, १, ९; २०, १५, ९; जै.  
 १, ८, १, ६; ९, १, ३; ५; ९; २, १;  
 ३; ५; १३, २, ३; ३, ४, ५, ६; सं.  
 ४; गो. १, १, ३८; ४, ११; २,  
 २, २०; ५, ७; -त: ३६ ऐ. ७,  
 ३१; शा. ७, ५, १, २; सं. ४;  
 -तम् ऐ. २, ४०; ५, २६; ८, २;  
 ऐ. १, १, २; ३, ७; २, ६, १; ७  
 १; शां. ७, १; ११, ५; ६; शा.  
 १, ८, ३, १५; ९, २, ११; ३, १३;  
 ४, ३, १, २२; ४, ४, १४;  
 ८, २, १, ४; १४; ५, ३, ७; ९, ३,  
 ४, १३; १०, ३, ५, २; ६; ७; ५, २,  
 ४; ६, १, ११; ११, १, ३, ३;

१२, १, १, १; ४, ३; २, ४, १६; ३, ३,  
 ४; १३, ३, ७, १२; ५, १, ७; १४, १,  
 ३, १०; ४, ३, १; ५, ६, ९, २१; २३-  
 २५; ८, १५, ६; का. २, २, २, ८; तै.  
 १, १, ५, २; ७; ८, २; ३; ८, ६; १०,  
 ६; २, २, ३, ७; ९, १०; ३, ३, १०,  
 ३; १२, ७, १; ४; ८, १; २; ९, १९,  
 २; तैआ. ९, ७, १; ८, १; १०,  
 १, ८; ११, २; ६३, १; तां. ३,  
 ७, २; ७, ३, २१; ८, ५, १२; १२,  
 ११, २४; जैड. १, १८, ४, १४;  
 ३, १, ३, ३; ५; १०; १२; ४, ३, ९;  
 मं. २, ४, १०; सा. १, १, १२;  
 गो. १, १, ३८; २, ११; १४;  
 ४, १; ११; २, १, १७; -तम्इव  
 श. ७, ५, १, २; -ता ऐ. ३, ६;  
 ऐआ. १, ३, ४; २, ४, २; ७, १;  
 शांआ. ७, १; ११, ६; ४, ५, १, ४;  
 ६, १, २, २८; ५, २, ३, ४; ५; ६; ४,  
 १३; ७, ४, १, ८; २, ५; ३, ७; ८, ६,  
 १, ५-९; ७, २, ६; ११, १, ३, ३;  
 १४, ६, ९, २२; २४; २, ५; ८, १५,  
 ५; ६; तैआ. ९, ६, १, ९, १; तां.  
 २, १, ५; ४, २, ७, ९; १४, ३; ३,  
 १, ३; ३, २; ८, ३; ९, ४; १२, ३;  
 १४, १०, ३; १७, १, १३; २०,  
 १५, ९; २१, १, ९; जैड. १, २, ३,  
 २; १३, २, ३; गो. १, १, ३०;  
 ३८; २, ३, २; -ताइव ऐ. ८, ८;  
 -ता: ऐ. ४, २, ५; ७, ३, ४; ८, ४; ६;  
 शां. १७, ७; शांआ. १०, १; ११,  
 ५; ६; श. १, २, ४, १४; ३, ३,  
 ९; १०; ८, २, ११; ९, २, २९; २,  
 १, १, ६; ३, १, ४, ११; २३; ८, १,  
 ३; ६, ७, १, १७; ७, ५, २, ६; १०,  
 ३, १, ९; ३, ८; ११, २, १, २; ८, १,  
 २; १२, १, १, १; ८, २, २, ५; ३, ५;  
 ३, १, ४; ९, १, १०; १३, ३, ४, १;  
 १४, ३, २, ३; ६, ९, २३; तै. ३,  
 १२, ६, ३; तैआ. १, २२, ८; २४,  
 २; ९, ८, १; तां. १३, ४, ११;

२३, २, ४; ५, ४; ९, ५; ११, ५; १४,  
 ७; १८, ४; २०, ४; २२, ७; जै.  
 १६८; गो. १, १, ३८; २, ९; ४,  
 १; -ताम् तै. ३, १२, ७, २;  
 -तानि श. १०, ३, १, ९; १४,  
 ६, ९, २१; गो. १, १, ३७; -ताम्  
 तै १, २, १, २५; तैआ. १, २२,  
 ७; जै. १५५; -०ते तैआ. १०, १, ९;  
 -ते ऐ. ८, १; श. ११, २, ७, १६; तेन  
 ऐ. ५, २६; -तेषु श. ११, २, २,  
 २; ३; ४; -तौ श. ७, १, १, ३५; १;  
 १४, ६, ९, २७; ८, ६, ३; तां. १४,  
 ९, २, ७; जैड. १, १३, २, २.  
 प्रतिष्ठित-पद- -देन ऐ. ५, ४; ५; ६;  
 ८; १२; १३; १६-२१.  
 प्रतिष्ठित-त(-म→)मा- -मया  
 ऐ. ३, २४.  
 प्रति-ष्ठित- -ति: तै. १, २, १, २७;  
 गो. २, २, १४; -त्यै ऐ. १, ८;  
 ११; ८, १; ४; ऐआ. १, ४, २; शां.  
 १, ५; ३, ६; ८; ५, २; ४; ८; ८, १;  
 ११, ५; १३, ६; १४, २; ३; १५,  
 १; ३; ५; १; ३; ४; ७; ९;  
 ११; १८, २; ५; ६; १४; २४,  
 २; २५, ११; १४; १५; २६, ९;  
 २७, २; ६; २८, ३; ७; १०; २९, २;  
 ३; ५; ८; ३०, १; ९; १०; ११;  
 शांआ. २, १२-१४; १६; १७;  
 १८; श. ३, ६, ३, ४; ८, २, ६; ८,  
 ६, १, ५-९; ११, ५, २, ४; १३, ७,  
 १, ११; तै. १, २, ५, १; ६, ४; ३, ६,  
 ६; ६, ६, ६; ७, ४, ४; ७, ३; ८, ७;  
 ९, ५; ८, ६, ६; १०, २; २, १, ३, ८;  
 ३, २, २, ६; ३, ५; ५, २; ६; ११; ६,  
 १; ४; ३, १, ४; ६, १०; ८, ३; ११;  
 ९, १; ५; ९, १२, ३; १६, ३; तैआ.  
 ५, ३, ३; ७; ८; १०, १९, १; तां.  
 ४, ८, २; ६, ३, १६; ८, २, २; ९, २,  
 ९; १०, १२, ९; १४, ९, २७; १०,  
 ३; २०, १३, ३; २१, ११, ४; १३,  
 १०; २२, २, ४; ५, ९; ७, ८; १२, ५;

१५, ५; २४, १९, ३; जै. ४०; ४१;  
 गो. १, ४, १; १४; २२; २, १, ४;  
 १७; २०; २६; ३, ११; ५, १०; ६,  
 १२; १३; १६.  
 प्रति-√पञ्जु(←स्वञ्), प्रतिपञ्जेत्  
 का. १, ६, २, ८; प्रतिपञ्जम् का.  
 १, ६, २, ८.  
 प्रति-सं-√यत्, प्रतिसंयतामहे श. ११,  
 ४, १, ३; गो. १, ३, ६.  
 प्रति-सं-हाय(√/१हा) गो. १, २, ४.  
 प्रति-सं-हित(√/धा)- -तानि जैड. ३,  
 १, ४, ६.  
 प्रति-सं-√ख्या, प्रतिसंख्यापयन्ति तां.  
 ८, ७, १३.  
 प्रति-संख्याय शांआ. १, ८; श. ८, ७,  
 २, १६; जै. १६४.  
 प्रति-संख्यायम् तै. ३, ९, ११, १.  
 प्रति-√सञ्, प्रतिसञ्चामहे श. ११, ६,  
 १, ३-६.  
 प्रति-सं-√ज्ञा, प्रति-सुञ्जानीते श. १,  
 १, ४, ५; २, १, १७.  
 प्रति-सन्निद्र- -त्रिणः जै. ५४; ११५;  
 -त्रिभिः जै. ५४.  
 प्रति-स(म्→)न्, प्रतिसुन्दधाति  
 श. १२, ६, १, २; ३७; जैड.  
 ३, ५, ४, ४; ८; ५, ४; प्रतिसंधा-  
 स्थथः जै. १८६; प्रतिसंधत्तम् जै.  
 १८६; प्रतिसंधत्त जैड. ३, ५, ४,  
 ४; ८; ५, ४; प्रतिसमधत्ताम् जै.  
 १८६.  
 प्रति-सन्धाय जै. १८६.  
 प्रति-समन्त- -न्तम् श. ३, ७, १,  
 १३.  
 प्रति-समिन्धु(म्-√इन्धु), प्रति-  
 सुमिन्धते श. ३, ६, १, २९; प्रति-  
 समैन्धत्त श. ३, ६, १, २९.  
 प्रति-सर(√/सु)- -रः शांआ. १२, ६;  
 -रम् श. ५, २, ४, २०; -राः श.  
 ७, ४, १, ३३; -रात् श. ७,  
 ४, १, ३३; -रैः श. ७, ४, १,  
 ३३.

प्रति/स्तम्भ, प्रत्यस्तम्भुवन् ऐ. ४, १८.  
 प्रति-स्तम्भ- -घः ऐआ. ५, ३, ३.  
 प्रति-स्नावन्- -वना गो. १, ३, २३.  
 प्रति/चु, प्रतिचवति तां. ९, ६, १०.  
 प्रति-स्रोत- -तम् जै. १२७.  
 प्रति/हृच्, प्रतिजज्ञे जै. २०३;  
 प्रत्यहन् तां. १३, ११, १०.  
 प्रतिहन्त्येत् सा. ३, ५, २.  
 प्रति-हत- -ताः शां. १७, ७.  
 प्रति/हृय्, प्रतिहृयन्ति ऐआ. १, २, २; प्रतिहृयन्तै. २, ८, २, १;  
 प्रति...हृयाः तै. २, ४, ७, ४;  
 प्रतिहृयै ऐ. १, ३०; शां. ९, ५; तै. २, ४, ८, ३; ८, १.  
 ४; प्रतिहृयतम् तै. २, ८, ४, ६.  
 प्रति-हित, प्रति/धा द्र.  
 प्रति/हु, प्रतिजुहुयात् गो. २, २, १०;  
 प्रतिहोषीः सं. २, ४, ६.  
 प्रति/हृ, प्रतिहरति ऐ. ५, २३;  
 ऐआ. २, ३, ४; शां. १७, ७; श. ४, ३, ४, २२; तै. २, २, ६, २; तां. ४, ९, ९; ६, ४, १४; ७, ७, ३; ४; जै. २८; १७९; जै. २, १, २, ९; ४, ७, १, ६; २, ५; १५;  
 गो. २, ५, ४; प्रति...अहरत् तै. ३, १२, ९, ३; प्रतिहरत् तां. २४, १, ११; जै. २८.  
 प्रति-हृत्- -तां शां. १७, ७; श. ४, २, ५, ३; ३, ४, २, ३; तां. ६, ७, १५; २५, ४, ५; १८, ४; जै. २०३;  
 गो. १, ५, २४; २, ३, १९; ५, ४; -तारम् श. १२, १, १, ८; गो. १, ४, ६; -र्तुः ऐ. ७, १; तां. १८, ९, १२; गो. १, ३, १८; -त्रं श. ४, ३, ४, २२; गो. २, ३, १९.  
 प्रति-हार- -रः ऐ. ३, २३; तां. ७, १, ४; ८, ३, ७; प. ३, १; जै. १, २, ४; ५, १, २; १०, १, २; १२.

१, ५; २, १; ३; ५; ६; ८; ९; १७,  
 २, ८; १८, ३, ९; ४, ८; गो. २, ३,  
 २०; -रम् ऐआ. ५, १, ५; जै. १,  
 १, ३, १, ९; २, ७; ३, १; ३; ५; ६, २,  
 ७; १२, २, ७; -रात् जै. ११३;  
 जै. १, १, ३, ७; १२, ३, ७; गो.  
 २, ५, ३; -राय तां. २४, १, १२;  
 -रे जै. २८; -रेण जै. १, १०,  
 १, ७.  
 प्रति-हत- -तः श. १३, २, ७, ९;  
 -ताः जै. १, ३, १, ९; -ते जै.  
 ११०; -तेन तां. ७, १, ५.  
 प्रति-हियमाण- -णः जै. १०८.  
 प्रति(-ति/इ), प्रत्येति शां. ७, ८;  
 शांआ. २, ५; श. ४, ३, ४, २८-  
 ३२; ५, १५; तै. २, ३, २, ५; प्रत्येति  
 श. ११, ५, ५, १०; प्रतियन्ति  
 शांआ. ३, ४; प्रतीयाय ऐ. ७,  
 १६; प्रतियन्तु ऐ. ७, १७; प्रत्य-  
 याम श. ११, ५, ५, ३; ७; प्रत्य-  
 याम श. २, २, ४, १६; का. १, २,  
 ४, १२; प्रत्यैत् श. ११, ४, ३, ७;  
 प्रत्यैताम् तां. १३, ७, १२; जै.  
 २०४; प्रत्यायन् ऐ. ६, ३, ५; जै.  
 १३६; प्रति...आयन् ऐ. ६, ३, ५;  
 प्रत्यायम् जै. २०४; प्रतीयात्  
 तै. २, ३, २, ५; प. १, ३.  
 प्रतीत- -तः ऐ. ७, १८.  
 प्रतीत्य श. २, २, ४, १६; ५, २, ४,  
 २०; ११, ५, ५, ३; ७; १४, ९, १, ६;  
 तै. १, २, १, २.  
 प्रत्यय- -यः गो. १, १, २, ४; -यस्य  
 गो. १, १, २, ६.  
 प्रतीक(-नि/अन्व)- -कम् श. १४, ४,  
 ३, ७; तै. ३, ९, ४, ३; -कानि शां.  
 १, ४; श. १४, ९, १, ५; गो. २,  
 २, ८; -केन श. १४, ४, ३, १; ७;  
 -कैः शां. ७, ४; १०, ३.  
 प्रतीक्ष(-ति/ईक्ष), प्रतीक्षते शां. ६,  
 १४; तै. २, १, ४, ३; प्रतीक्षन्ते जै.

३, २, ३, ५; प्रतीक्षे शां. ६, १४;  
 गो. २, १, २; प्रत्यैक्षत गो. २,  
 १, २.  
 प्रतीक्षा- -क्षायै तै. ३, ४, १९, १.  
 प्रती-वात(-ति/हृच्)- -तेन शां.  
 १८, ४.  
 प्रतीची-प्रतीचीन-प्रत्यन् द्र.  
 प्रती(-ति)-दर्श(√हृच्)- -र्शः श.  
 २, ४, ४, ३; जै. ४, ६, ३, ७;  
 -र्शम् श. १२, ८, २, ३.  
 प्रती(-ति)इश्या- -श्यायै तै. ३,  
 १, ६, १.  
 प्रती(-ति सा.)नाहभाजन्- -म् श.  
 ३, ३, ४, ८.  
 प्रतीपु(-प्रतिऽअप)- -म् ऐ. ६, ३३;  
 श. ५, ३, ४, ८; तां. २५, १०,  
 १२; जै. ६२; १५६.  
 प्रतीर्(-ति/ईर्), प्रत्यैरयतम् श.  
 १४, ५, ५, १७.  
 प्रती(-ति)-राध- -धान् शां. ३०, ७.  
 प्रती(-ति)-वाह- -हः गो. १, १, २, ३.  
 प्रतीप्य(-ति/इप्) तै. २, ४, १, १०;  
 ८, ९, ५; तैआ. १, २, ३, २.  
 प्रती(-ति)-सार- -म् शां. २३, ५.  
 प्रती(-ति)-हार(√हृच्)- -रात् शां.  
 १७, ६. प्रतिहार- द्र.  
 प्र-वृत्(√त्वर्)- -म् श. ६, ३, ३,  
 ३.  
 प्र-वृत्ति- -तिः श. ५, १, ४, ६; ८, ४,  
 १, १३; -तिषु ऐ. ५, ४.  
 प्र-वृत्त्व(√वृत्)- -वन् श. ६, ३, २, ५.  
 प्र-वृत्ण(√वृद्)- -णम् ऐआ. ३, १,  
 ३; शांआ. ७, ११; श. ११, १,  
 ६, ३२; -णस्य ऐआ. ३, १, ३;  
 शांआ. ७, ११.  
 प्र-वृत्त श. ११, ७, ४, ३.  
 प्र/तृ, प्रतिरते ऐ. ७, ३३; तै. ३, १२,  
 ५, १०; गो. २, ३, ६; प्रतिरति  
 श. ८, ४, १, १३; प्रवरन्ति श.  
 १२, २, १, १; गो. १, ५, २; प्रतिरत्

तै. ३, १, २, ८; प्र-तारयित् ऐ. २, २०; तै. २, ४, १, ९; तैआ. ४, ४२, २; तां. १, ६, १७; प्र-तारयिः श. ६, ६, ४, ७; तै. ३, ११, ४, १; प्र-तारयिः श. ६, ६, ४, ७; प्र-तर तैआ. ६, ७, २; प्र-तिर ऐआ. १, २, १; प्र-तिर श. ३, ६, ३, १५; ४, ३; ४, ५, १, १६; तैआ. ३, ११, १२; प्र-तिरस्व तै. २, ७, १७, २; प्र-तिरत्तम् तै. ३, ६, ९, १; प्र-तरत श. १३, ८, ४, ३; तैआ. ६, ३, २; प्र-अतिरत् तै. २, ८, ४, ४; प्र-तरयुः गो. १, ५, २; २, ६, ३; प्र-तारीः ऐ. ७, ३, ३; गो. २, ३, ६.  
 प्रतीर्यताम् तै. २, ५, १, ३.  
 प्रतारयति ऐ. ६, ३, ३.  
 प्र-तारयित्-ता ऐ. १, १३.  
 प्र-तिर-राः तैआ. ५, ८, ८; -रभ्यः तैआ. ४, १०, ३; ५, ८, ८.  
 प्र-तिरत्-रत् तै. ३, ६, ५, १; ७, ११, १.  
 प्र-ती(र्ण)→र्णा-र्णायाम् श. २, ३, ३, १६.  
 प्र-तोद्(√तुद्)-द्ः तां. १७, १, १४; -दौ आ. १, ३२८; ५११; जैआ. १, १४४; ५१२.  
 प्र-तोदा(-दञ्)प्रमणि-म् शांआ. १२, ८.  
 प्र-त्त,त्ता(√पदा)-त्तम् गो. १, २, २१; -त्ता श. ४, २, ४, २३; १२, ९, २, ११; गो. १, २, २१; -त्ताः गो. २, ६, ७; -त्ताम् श. १२, ९, २, ११; तां. १३, ९, १७; जैउ. २, ५, १, ३.  
 प्र-त्त-व(त्→)ती-त्यः शां. ३, ५.  
 प्र-त्ति-त्तिः ऐ. २, ४०; जैउ. १, १८, ३, ६; ३, २, १, ३; -त्तिम् जैउ. ३, २, १, १; ३, ५.  
 प्र-त्त,त्ता-त्तः शां. १३, ४; श. ६,

६, २, १४; तैआ. १, ११, १; -त्तम् ऐ. १, ४; शांआ. ७, २१; श. २, ३, ४, १६; ६, ४, १७; का. १, ४, १, १३; तै. २, ४, २, ६; तां. १६, ११, ८; -त्तस्य ऐ. ५, १८; ऐआ. ३, २, ४; -त्ताम् श. २, ३, ४, १५; का. १, ४, १, १२; -त्तेन ऐ. १, ४; तै. ३, ५, ६, १.  
 प्र-त्त-था ऐ. ५, १५; ६, ११; शां. २४, ९; शांआ. २, १५; श. ४, २, १, ९; तै. २, ५, ८, ११; तैआ. ३, १०, ४; तां. १, ७, ६; गो. २, २, २१.  
 प्र-त्त-वृत्(वति) तै. २, ४, ८, १.  
 प्र-त्त-व(त्→)ती(मनुप्)-ती श. २, ३, ४, १६; का. १, ४, १, १३; -तीभिः तां. ११, १, १; -त्यः तां. १०, ४, ८; ११, १, २.  
 प्र-त्यक्ष(-तिऽअक्षि)-क्षम् ऐ. ४, २०; ७, २६; ३१; शां. १२, ६; १५, ५; १८, १४; १९, २; २२, २; २४, ९; २५, ३; ४; ६; ११; २७, ४; शांआ. २, १; श. १, ३, ४, ५; ८, १, १६; १७; २२; २४; ३९; ३, ९; ९, १, १२-१४; २, २, १, ७; २२; ३, १८; ३, १, ३, ७; ४, ३, १०; ४, १७; ५, २, १०; १६; ३, १, ३, २५; २, ६, ४, १; २, १६; २, १; ६, २, २३; ३, १९-२१; ४, १, ५, १६; ३, ३, १, २; ४, १, २; ३; २, १, ५, १, ३, ७; ३, ४, २८; ४, ५, १८-२१; २, ३; ७, ३; २, १९; ९, २, १, ६; ७; ३, ३, ८; ११, २, ४, ७; ९; १३, ५, २, १०; का. १, २, १, ५; १३; ३, १, २६; २, ७; २, १०; ४, १०; ५, १, ८; १४; तै. २, ७, ३, २; ३, ९, २, २; तैआ. १, २, १; ७, १, १; १२, १; तां. ४, ४, ९; ८, ८; ५, ४, १५; १५, ५, २४; ७, २; ९, १५; १६, ११, ११; १७, ११, ८; १९, २, २; २०, १४, ३; २२, १,

३; ४; ४, ६; ७; १०, ३; ४; १२, ५; २३, ६, ५; २६, २; ३; जै. १६५; १८०; जैउ. १, ११, १, ५; २, १, २, ७; ८; प. १, १; गो. २, २, ११; १३; -क्षम्ऽइव श. ४, ५, २, १६; १२, ५, २, २; -क्षात् ऐ. ३, ८; ३, ७; ४, १२; १९; २६; ६, १०-१२; ऐआ. १, ३, २; ५, २; १२, ८, २, १५; २१; ३१; ३६; ९, १, ११; गो. २, २, २०-२२; ३, ४; -क्षे शां. २५, ४; -क्षेण तैआ. १, २, ३; ४; २२, १०; ११; १२.  
 प्र-त्यक्ष-तम-मात्ऽइव ऐ. ४, २०.  
 प्र-त्यक्ष-तसाम् श. ४, २, १, २६; ५, ५, ६; ९, १, ५, १४; २, १, २४; ३, ३, ४; १०, ५, ५, १०.  
 प्र-त्यक्ष-दर्शन-त्तानि ऐआ. ३, २, ४; शांआ. ११, ३.  
 प्र-त्यक्ष-द्विप्-वः श. १४, ६, ११, २; गो. १, १, १; ७; ३, ९; २, २१; ३, १९; ४, २, २.  
 प्र-त्यच्(-ति/अच्, षच्), प्र-त्यचति जैउ. ३, २, ४, ४.  
 प्र-त्यच्यन्ते ऐआ. १, ४, १.  
 प्र-त्यञ्च-तीचः श. ५, १, ५, ६; ७, ५, २, ४; ५; तै. ३, २, १०, १; गो. १, ३, १३; -तीचा जै. ५०; -तीचि तै. ३, ८, ४, ३; -तीची श. ४, २, १, ३०; तै. ३, २, ९, ९; -तीचि श. ११, ५, ४, १४; -त्यक्, ग् श. १, ३, १, २०; ४, १, २, २३; ५, २, ४, २०; ७, ५, २, ७; ११, ६, १, २; १२, ८, ३, १७; १३, ८, १, ९; का. २, १, २, ९; तै. १, ६, ३, ७; ७, ७, ५; २, १, ३, ४; ३, २, १०, २; ३; ७, २, ६; ११, ७, १; तैआ. ५, ८, ५; जै. २०१; जैउ. १, १२, २, ५; -त्यङ् ऐ. १, ८; ५, १; ८, १०; ऐआ. १, २, ४;

† 'प्रस्तोको' इति आ. मुपा. अद्र. ।



शांआ.२,१७; श. १,१,३,२; ८,  
३,१२; ९,२,२५; २,१,४, १९<sup>२</sup>-  
२२<sup>३</sup>; ६,१,२३; ४४; ३,१,३,११;  
२,३,१८; ५,१,२६; ३,१९; ४,२,  
१,३३; ३,४,२,१; ५,२,३; ५,१,  
२,१६; ३,४,६; ५,४,२२; ६,३,  
३,१९; ७,३,२, १२; ४,१, ३५;  
५,१,६; ७; ८,७,४, १०; १०,१,  
४, १२; ५, ५, ७; ११, ६,१,५;  
१२, ७, ३, ९; ८, ३,१७; १३,  
४,३,१; १४, २,२, २८; का. १,  
१,४,१८; १९<sup>२</sup>-२२<sup>३</sup>; ६,१,२९,  
२,१,३,१; २,१, १९; तै. १,३,  
३,७; ४,४,५; ६,५,४,५; २,२,४,  
४; ३,२,१; ६,१,२; ७,७,३; ४<sup>३</sup>;  
५; ६; ३, ३,८,२; ८,५,१; ७,१;  
तैआ. ४,६,२; तां. १०,१२,१०;  
१५,२,३; २३,१९,१; जै. १२८;  
१५३; जैड. १,८, ३,५; ९,१,७;  
घ. २,१,२; गो. २,६,६; -त्यञ्चः  
श. १,७,४,१२; २,६,१,११; ३,  
१,१,६; ४,६,९,१०; १५; ११,२,  
७,२७<sup>३</sup>; ५,५,११; १२,५,२,९-  
११; ८,२,३५; ९,१,१०; १३,५,२,  
११; १४,६,११,५; का. १,६,१,  
८; तै. १,६,१,१; ८,४,२; ३,२,  
५,६; ६,१; ९,७; ३,११,२; तां. ४,  
९,४; ५,६,७; ७, २,६; १५,५,  
१६; जै. ११८; २०३; जैड. १,  
१२, २,५<sup>३</sup>; घ. ३, १; -त्यञ्चम्  
ऐ. १,१४; २, २७<sup>३</sup>; ७,५; ऐआ.  
१,२,४; ५, ३,२; शां. ७,६; ९,  
४; श. ३, ६,४,१२; ४,१,२,२;  
२२; २३; ५,२,३; ५,१,२, १७;  
३,५,३०; ६,३,३,२०<sup>३</sup>; ७,३,२,  
११; १२<sup>३</sup>; १७<sup>३</sup>; ५, १,६<sup>३</sup>; ७<sup>३</sup>;  
८,१, २, १; ६, १, १८; १०,  
५,५,१; ३; ६; ७; १२, ४,३,७;  
तै. १,३,७,६; ८,३; ७,६,८; २,२,  
१०,५; ३, ३,६,३; ५; ११, २;  
८,४,३; २०,४; ११, ६,३; तैआ.

५,९,२; तां. १०, ५, १२; १५,  
२,३; जैड. ४,११,३,२; गो. १,३,  
२२; -त्यञ्चि ऐ. ३, ४४; ऐआ.  
१,४,२; श. १०, २,१,९; ५,५,  
७; तै. ३,३,१,४; जैड. १,८,३,  
५; गो. २,४,१०.  
प्रतीची- -ची श. ३,१,१,७; २,  
३,१८; ४,५,८,११; ८,३,१,१२;  
१४; ५,३,५; ६,१,७<sup>३</sup>; ९,१,२,  
१५; १०,६, ५,३; ११, ८,३,६;  
१३, ५,४,२४; ६,२,१८; ७,१,  
१३; १४,६,११,५; तै. १, १,४,  
४; ५; ७, ६,८; २, ८, ७,५; ३,  
११, ५,२; १२,९, १; तैआ. १,  
२३,६; तां. ५, २,३; १०, १२,  
६; २०,१,४<sup>३</sup>; जै. ११७ घ. ३,  
१; गो. १,५,१५; -चीः श. ९,  
१,१,२८; तै. ३, ३,६,५; तैआ.  
४, ६,१; -चीम् ऐ. १,७; १४;  
शां. २,२; ७,६; २२,५; श. १,८,  
३,१; ३,२,३, १८<sup>३</sup>; ७,४,१,५; ५,  
१,५; ७,३,१, २२; ९,१,२,१५;  
११,१,६,२३; २,७,८; १३,८,२,  
६; तै. १,४,४,५; ३,१,२,६; ३,१,  
४; ९,१; तां. १०,५,१२; घ. ७,५;  
गो. १,१,२; १०; १८; २, १८; ५,  
१७; -च्यः ऐ. १, ७; श. ९,३,  
१,२४<sup>३</sup>; १४, ६,८,९; तां. २०,  
१,४; घ. २, २; गो. १, १,७; २,  
१०; -च्या तैआ. १, १२, ५;  
-च्याः गो. १, १, १०; -च्याम्  
ऐ. १,१४; ८,१०; १४<sup>३</sup>; १९; श.  
७,३,१,२२; १०, २,६,३; ११,  
६,१,१०; १४,६,९,२३; तां. १६,  
१३,१२; जैड. १, १०, १,५; मं.  
२,१,३; -च्यै श. ७, ३,२, ११;  
तै. २,५,१,३; तैआ. २, २०, १.  
रप्रतीचीन- -नः तै. १,८,८,५; -नम्  
तै. १,३,७,७; ८,३; ५, ३,१<sup>३</sup>; २;  
३; ३,२,९, ८; गो. २, २,१७;  
रप्रतीचीन- -म् श. ४,२,१,९.

प्रतीचीन-ग्रीव- -म् श. १, १,  
४,५; २,१, १४; तै. ३, २,५, ६;  
६,१.  
प्रतीचीन-प्रजनन- -नाः श. ७,  
४,२,४०.  
प्रतीचीन-फल- -लः श. ५,२,४,  
२०.  
प्रतीचीन-सु(ख-→)खी- -व्याम्  
श. ३,३,३,८.  
प्रतीचीन-शिरस्- -राः श. ३,१,  
१,७.  
प्रतीचीनेड,ळ(←-नडडडा,ळा)-  
-म् तां. १५, ५, १५; १६;  
आ.जैआ. १,१८४.  
प्रत्यक्-पुष्कर- -म् ऐ. ७,५.  
प्रत्यक्-शिरस्- -सम् ता. २,  
५,३.  
प्रत्यङ्-ग्रीव- -म् का. २, १, ३,  
१०; ४,१२.  
प्रत्यङ्-मुख- -खः ऐ. ८,१३; १८;  
ऐआ. ५,१,२; -त्ताः तैआ. १०,  
१,३.  
प्रत्यञ्ज्(-ति/अञ्ज्),प्रत्यनक्ति श. २,  
५,२,३७; ३८; ३, १४; १५; ६,१,  
२७-२९; ३१; ४,४,५,१६; ५,२,  
९; ५,१,३,५<sup>३</sup>; तां. १३,१२,१५;  
प्रत्यञ्जन्ति जैड. ३, २, ४, ४;  
प्रत्यनजिम तै. ३,७,५,६.  
प्रत्यङ्ग्य श. ३,७,१,१२.  
प्रत्यद्(-ति/अद्), प्रत्यन्ति श. १२,  
९,१,१<sup>३</sup>; तां. १६,६,११.  
प्रत्यन्वीक्ष्(-तिडअनु/ईक्ष्), प्रत्यन्वै-  
क्षत् जै. १०२; प्रत्यन्वीक्षेत जै.  
१०२.  
प्रत्य(-तिडअ-प-सारम्(णमुल्) जै.  
१९३.  
प्रत्यपेक्ष्(-तिडअप्/ईक्ष्), प्रत्यपेक्षते  
तै. ३,११,७,४<sup>३</sup>.  
प्रत्य(-तिडअ-)भि/घृ, प्रत्यभिघार-  
यन्ति ऐ. ५,१६.  
प्रत्य(-तिडअ-)भि-जि(त-→)ता- -ताः

गो. २,२,७. प्रत्य(-तिऽअ-)भि/मृश, प्रत्यभि- शक्ति का. २,१,२, १५; गो. २,३, ६; प्रति...अभिमृशन्ते गो. २, ३, १३-१५; ४,१; २;३; १५- १७; प्रत्यभिमृशेत् जै. १, ६, ३,६. प्रत्यभि-मर्श- -र्शः ऐ. ७, ३३;३४. प्रत्य(-तिऽअ-)भि/मेथ, प्रत्यभिमे- थति श. १३, ५,२, ३;४; प्रत्य- भिमेथन्ति श. १३,५,२,५-८. प्रत्य(-तिऽअ-)भि/वद्, प्रत्यभिवदति गो. १,१,१२. प्रत्य(-तिऽअ-)भि/पि(←सि)ञ्च्, प्रत्यभिपिञ्चति तै. २,७,६,२. प्रत्य(-तिऽअ-)यनस्त्वा- -स्त्वाय तै. १,१,९,६;७. प्रत्यर्थि(-तिऽअर्थ)- -म् तै. २, ४, ३,६. प्रत्यर्ष(-ति/कृप्)- -र्षे श. १३,८, १,८. प्रत्य(-तिऽअ-)व/दा, प्रत्यवदास्यामि तै. ३,७,५,५. प्रत्य(-तिऽअ-)व/धा, प्रत्यवदधाति ऐआ. ५, १,६;२,३; ४; श. ३, ८,५,८. प्रत्यव-धाय श. २,४, २,२४;१३,५, २,१०. प्रत्य(-तिऽअ-)व/रूह, प्रत्यवरोहति ऐ ४,२,१;८,९; श. ४, १,३,९;६, ७,३,६; ९,१,१,४०; ४१;२,१, १७; १२,८,३,२१; तै. १, १,६, ८;३,९,२; ८,८,५; प्रत्यवरोहति श. ६,७,३, ३; ४;५; ९,१,१, ३३;३४;४१;२,१,१७; प्रत्यवरो- हन्ति श. ५,१,१,७; तां. ४, ७, १०; प्रत्यवरोहन् जै. १८८; ३; प्रत्यवरोहेत् श. ४, १,३, ९; तै.	१,८,८,५; तां. १५,७,६; प्रति... अवारुक्षत् श. १२,४,२,७;३,७; प्रत्यवरुक्षत् जै. १८८. प्रत्यवरोहयति श. ३,९,३,७. प्रत्यव-रूह ऐ. ८,९. प्रत्यव-रूढ- -म् श. ५, १,१,५;७; जै. ११. प्रत्यव-रोह- -हः श. ९,३,४,८;५, १, ५;४; -हम् ऐ. ८, ९; -हान् श. ९,१,१,३२; -हेण ऐ. ८,९. प्रत्यव-रोहिन्- -हिणः तां. ४,७,९; -ही तां. १८,६,१२; -हीणि तां. २०,२,१;३,१; ८,१,९,१;११,२; २१,११,१;४;१३,१;१०. प्रत्य(-तिऽअ-)व/सृज्, प्रत्यवसृजति श. ४,५,१,७. प्रत्य(-तिऽअ-)व-सृप्य(√सृप्) श. १४,५,१,२१. प्रत्य(-तिऽअ-)व/स्रो, प्रत्यवस्यति श. १२, ४,४,१; प्रत्यवस्येत् श. ३, ६,१,२९;१३,६,२,२०. प्रत्य(-तिऽअ-)व-स्थित(√स्था)- -तः जै. १,९,१,४; ६;८; १०;२,२; ४;६. प्रत्य(-तिऽअ-)व-हर्तुम्(√हृ) गो. २, ३,६. प्रत्यव-हर्तास्(ः) ऐ. ७,३३. प्रत्यवे(-तिऽअव/इ), प्रत्यवयन्ति तां. १५, ७, ६; प्रत्यवेयाम श. ११, २,३,३. प्रत्यवेत्य श. १०, ५,२,११. प्रत्यवेक्षमाण(√इक्ष्)- -णः श. ५,४, ३,२०. प्रत्यस्(-ति/१अस्), प्रत्यास, प्रत्यास श. ४, ६, ७, १४; प्रत्यासुः श. २, ४, ४, ३; प्रत्यासीत्, प्रत्या- सीत् श. ४,६,७,१७; प्रतिस्थात्, प्रतिस्थात् श. ४,६,७,१५. प्रत्यस्(-ति/२अम्), प्रत्यस्यति श.	५,४,१,९;७,५,२,८;९;११;१२, ५,२,६; प्रत्यस्यति श. ७, ५,२, ८;१०; प्रत्यस्यन्ति श. ७, ५,२, १०; प्रत्यस्येत् श. ३, २, १,४; ७,५,२,९. प्रत्यस्त,स्ता- -स्तः तै. २, ६,६,४; -स्तम् श. ५, ४, १, ९; -स्ता श. १४,७,२,१०. प्रत्यस्य शांआ. ४, ८; तां. २१, १, १०. प्रत्यह्(-ति/अह्), प्रत्याह ऐ. २, २०; शां. १२,१; शांआ. ३,२; श. १,८,३,२०; ३,५,४,१७;९, ३,३१; ५, ४, ४,९-१२; १३; १३, ५, २, १२-१५; १७-२१; १४,४,३,२५; प्रत्याह श. ३,५, ४,१७. प्रत्या(-तिऽआ)-कृम्य(√कृम्) श. ४, २,२४,१. प्रत्या(-तिऽआ)/ख्या, प्रत्याख्याधि- प्यते शां. १७,१. प्रत्या-ख्यातुम् श. १४,९,१,११. प्रत्या-ख्यायम्(णमुल्)श. १३,३,४,१ प्रत्या(-तिऽआ)/गम्, प्रत्यागच्छत् तै. १,३,१०,१. प्रत्या(-तिऽआ)/गृ, प्रत्यागृणाति शां. १५,३; १६, ३;८; प्रति... आगृणाति श. ४,३,२,१; प्रत्या- गृणीतः जै. १४२. प्रत्या(-तिऽआ)/चक्ष्, प्रत्याचक्षिरे शां. ३०,६; प्रत्याचक्षीत् शां. ६, ८; तैआ. ९, १०,१; प्रत्याचक्षी- रन् शांआ. ४,१;२. प्रत्या(-तिऽआ)/जन्, प्रत्याजायते शांआ. ३,२; प्रत्याजायेयम् श. ३,८,१. प्रत्या(-तिऽआ)/तपू, प्रति...आत- पन्ति जै. ११७; प्रति...आतपामः जै. ११७.
--	---	--

† √ एतेत्युटि सकारोपजन इति भा. † सा. √ २असे रूपमाह । यद्योगे तिङ्स्वरो

प्रत्यान्ताप- -ये वा. ५, ३, ४, १२.  
 प्रत्या(-तिऽआ)√द, प्रत्यादृथाः, प्रत्या-  
 दृथाः वा. ३, ५, १, १६.  
 प्रत्या(-तिऽआ)द्वुल्य(√दु) जैड. १,  
 ४, २, ४.  
 प्रत्या-धान(√धा)- -म् वा १४, ५,  
 २, २.  
 प्रत्या(-तिऽआ)√नह, प्रत्यानहति  
 वा. ३, ३, ४, ८<sup>३</sup>; प्रत्यानहन्ति  
 वा. ३, ५, ३, ९.  
 प्रत्या(-तिऽआ)√नी, प्रत्यानयति  
 शां. २, १; वा. १, ७, १, १८; २, ३,  
 १, १६; ४, २, १०<sup>३</sup>; १२, ५, १, ८:  
 १४, २, २, ४०; का. १, ३, १, ९<sup>३</sup>:  
 ३, ९<sup>३</sup>: प्रत्यानुयति वा. ११, ६,  
 १, ११; जै. ३; प्रत्यानुयेत् वा.  
 १२, ५, १, ८.  
 प्रत्या-नीत- -म् वा. ११, ५, ३, २; ५:  
 गो. १, ३, ११<sup>३</sup>; १२.  
 प्रत्या-नीय वा. १२, ४, २, ८.  
 प्रत्या(-तिऽआ)√प्याय, प्रत्याप्याय-  
 यत् गो १, १, २२<sup>३</sup>.  
 प्रत्यायती, प्रत्ये अत्र.  
 प्रत्यायित(√इ)- -ताः शां. १२, ३.  
 प्रत्या(-तिऽआ)√ली, प्रत्यालिल्ये शां.  
 १३, ३<sup>३</sup>; प्रत्यालीयत् शां. १५,  
 ५<sup>३</sup>.  
 प्रत्या(-तिऽआ)√विश, प्रत्याविशुः  
 शां. ११, १.  
 प्रत्या(-तिऽआ)√वृत्, प्रत्यावर्तयन्ति  
 वा. १३, १, ४, ३; ४, २, १६:  
 प्रत्यावर्तयेयुः वा. १३, ४, २, १६.  
 प्रत्यावर्तयितुम् वा. १३, ४, २, १६.  
 प्रत्या(-तिऽआ)√श्रु, प्रत्याश्रावयति  
 वा. १, ५, २, ७; प्रत्याश्रावयति  
 वा. १, ५, २, ९; तै. १, ६, ९, ५:  
 जैड. ४, ६, २, ३; गो. २, १, २४;  
 २, १६: प्रत्याश्रावयेयुः वा. २, ६,  
 १, २५: का. १.६.१, १६.

प्रत्या-श्रावण- -म् वा. २, ६, १, २४;  
 ११, २, १, ३; का. १, ६, १, १६:  
 -णात् वा. १, ५, २, ९.  
 प्रत्या-श्रावित- -म् वा. १४, ९, ३,  
 ९<sup>३</sup>: तै. २, १, ५, ९<sup>३</sup>.  
 प्रत्याम्(-ति/आम्), प्रत्यासते वा. ३,  
 ६, २, २०.  
 प्रत्या(-तिऽआ)√ह, प्रत्याहरति शां.  
 ४, १.  
 प्रत्युक्ष्(-ति/उक्ष्), प्रत्युक्षति तै. ३,  
 ३, ६, ३.  
 प्रत्युच्चरण्य(-तिऽउच्च/चरण), प्रति...  
 उच्चरण्यत्<sup>३</sup> शां. ७, २.  
 प्रत्युच्छि(-ति-उच्च/श्रि), प्रत्युच्छयते  
 वा. ११, १, ३, ६: प्रत्युदश्रयन्  
 वा. १, ४, ४, ८.  
 प्रत्युच्छित- -तम् वा. १३, ८, १, ८<sup>३</sup>:  
 -तम्ऽडव वा. ३, १, १, २<sup>३</sup>.  
 प्रत्युत्था(-तिऽउत्थ/स्था), प्रत्युत्तिष्ठति  
 ऐ. २, २०; वा. ३, ९, ३, २३;  
 प्रति...उत्तिष्ठन्ति ऐ. २, २०;  
 प्रत्युत्तस्यौ जै. १६८: प्रत्युदति-  
 छन् जै. ६३<sup>३</sup>.  
 प्रत्युत्थायिन्- -यिनम् वा. ११, ६, २,  
 ४: -यी वा. ११, ६, २, १०.  
 प्रत्युत्थेय, या- -यः गो. १, ३, १९;  
 -याः ऐ. २, २०<sup>३</sup>: गो. १, ३, १९.  
 प्रत्युत्तम्, म्(-तिऽउत्थ/स्तम्, म्),  
 प्रत्युत्तमनुवोन्त ऐ. ७, १६;  
 प्रत्युत्तमनुवन् ऐ. ४, १८<sup>३</sup>.  
 प्रत्युत्तविध- -व्यै वा. १३, १, ७, ४;  
 †तै. १, २, ३, २: ३, ८, ११, २: गो.  
 २, २, ८.  
 प्रत्युत्तम्भ- -म्भाय तां. १४, ४, ३;  
 ५, ३.  
 प्रत्यु(-तिऽउत्थ)न/सृप्, प्रत्युत्सपेरन्  
 शां. १८, ४.  
 प्रत्युदि(-तिऽउत्थ/इ)प्रत्युदेति तां.  
 २०, ५, ४, ५; प्रत्युदेत् शां. ६, १.

प्रत्युदूह(-तिऽउद्द/जह्), प्रत्युदूहति  
 वा. १, २, ५, १७<sup>३</sup>.  
 प्रत्यु(-तिऽउत्थ)द्/नै, प्रत्युद्वायति प.  
 २, ४.  
 प्रत्यु(-तिऽउत्थ)द्/अह, प्रत्युद्गृह्णाति  
 तां. ७, ७, १०.  
 प्रत्यु(-तिऽउत्थ)द्/द्वीप्, प्रत्युद्वीप्यते  
 वा. ६, ६, २, १३; प्रत्युद्वीप्यत  
 जै. ५<sup>३</sup>.  
 प्रत्यु(-तिऽउत्थ)द्/यम्, प्रत्युद्यच्छति  
 तां. १४, १, १०; ११; २०,  
 २, ४.  
 प्रत्युद्यम, मा- -नाय तां. १२, ४,  
 २२; -नायै शां. २९, ८.  
 प्रत्युद्यामिन्- -मिनम् वा. १, ५,  
 २, २<sup>३</sup>: ३, ३, ४, ५; ११, ४, २, १;  
 -मिनी वा. २, २, १, १६; का. १,  
 २, १, १०; -मी शां. १८, १.  
 प्रत्युद्यामिनी- -म् ऐ. ६, २१;  
 वा. २, ५, २, ३४; ४, ३, १०: १०,  
 ४, ३, २२; १३, २, २, १५; का. १,  
 ५, १, ३०<sup>३</sup>; गो. २, ६, ३.  
 प्रत्यु(-तिऽउत्थ)द्/वद्, प्रत्युद्वाद्यन्ति  
 वा. १, १, ४, १२; १७; का. २, १,  
 ३, १६; १९.  
 प्रत्यु(-तिऽउत्थ)प/कम्, प्रत्युपाक्रामत्  
 गो. २, ३, १२.  
 प्रत्यु(-तिऽउत्थ)प/धा, प्रत्युपदधान्  
 वा. ७, ४, २, ३६.  
 प्रत्युप-धाय जै. ८८; ९१; ९२.  
 प्रत्यु(-तिऽउत्थ)प/श्रु, प्रत्युपश्रुणमः  
 जैड. १, १२, ४, ३.  
 प्रत्यु(-तिऽउत्थ)प/स्था, प्रत्युपतिष्ठते  
 वा. ३, ३, ४, २१; ९, ३, २९; ५, १,  
 ५, २५; प्रत्युपतिष्ठन्ते शां. ११,  
 ४; प्रत्युपतिष्ठत प. ३, १;  
 प्रत्युपतिष्ठसं वा. ३, ९, ३, १६;  
 प्रत्युपतिष्ठन्त शां. २३, २; वा.  
 ४, ३, ४, १४; ११, ४, ३, ६.

‡ 'प्रत्याश्रावितुम्' इति सुपा. स्वरधिन्त्वः । † 'प्रत्यु-' इति सुपा. स्वरः ? । † तै. (१, ८, २२, १)  
 उच्चरण्येत् इति पाठः । अ. (७, २९, १) 'उच्चरण्यात्' इति पाठः ।

प्रत्यु(तिडड)प/ह्वे, प्रत्युपह्वयेत श.  
 ४, ४, २, १६; प्रत्युपह्वयेत तै. ३,  
 ३, ८, ४; प्रति... उपह्वयेत श. ४,  
 ४, २, १६.<sup>१</sup>  
 प्रत्युप-ह्व- -नः शां. १३, ८; श. ४,  
 ४, २, १६.  
 प्रत्युप-हृत- -तः शां. १३, ८.  
 प्रत्युपे(तिडडप/इ), प्रत्युपयन्ति ऐ.  
 ५, १६.  
 प्रत्युपोदि(त→)ता(√वद्)- -ताः  
 तां. १०, ७, २.  
 प्रत्युपू(ति/उप), प्रति... ओपतः श.  
 १, ९, ३, २; प्रत्यौपत् तां. ७,  
 ५, ११.  
 प्रत्युष्ट, ष्टा- -ष्टम् श. १, १, २, २, ३,  
 १, ४; तै. ३, २, २, २, ४, ३, ३, १,  
 १; -ष्टाः शां. १, १, २, २; ३, १, ४;  
 ९, ३, २; तै. ३, २, २, २; ४, ३, ३,  
 १, १.  
 प्रत्युप्य- -प्यः शां. १, ९, ३, २.  
 प्रत्युप्यमाण- -णाः तां. ७, ५, ११.  
 प्रत्युह्य(√वद्) शां. ५, ५; श. ३, ३,  
 ३, १०; १२, ४, २, ३; १४, ६, ९,  
 २८.  
 प्रत्युह(ति/ऊह्), प्रत्युह जैड. १,  
 १७, १, ८; १०; प्रत्यौहत्त श. १०,  
 ६, ५, ८; जैड. १, १७, १, ८; प्रत्यौ  
 हत्त जैड. १, १७, १, १०; प्रत्यौ  
 हन् जै. १६८; प्रत्यूहेत्त शां. २, १.  
 प्रत्युह्य- -म् तां. ८, ७, ११.  
 प्रत्यृ(ति/ऊ), प्रत्यृपयति, प्रत्यृपयति  
 श. १०, ५, ४, ४.  
 प्रत्यृच- -म् ऐआ. ३, २, ४; शांआ.  
 १२, ८.  
 प्रत्ये(तिडआ/इ), प्रत्यायन्ति शां.  
 १२, १; श. १४, ८, ६, ३; प्रत्यायन्  
 गो. २, ६, १४<sup>१</sup>; प्रति... आयन् गो.  
 २, ६, १४; प्रत्येयातां तै. ३, ७,  
 २, ३.  
 प्रत्याय(त्→)ती- -त्याम् श. २,

३, ४, २; का. १, ४, १, १.  
 प्रत्येत- -म् जैड. ३, २, ४, ९.  
 प्रत्येत्य ऐ. ७, १२; ऐआ. ५, १,  
 २<sup>१</sup>; शां. ९, ४; श. ६, ७, ४, १४;  
 ८, २, ८; ७, १, २, २३; २, १,  
 १८; २, २; ३, २, १; ५, २, ३८;  
 ९, १, २, १३<sup>३</sup>; २, १, १८; २, १, ४,  
 ३, १, ५, १, ४२.  
 प्रत्ये(तिडए)-नस्- -नसः शां. १४, ७,  
 १, ४३; ४४.  
 प्र/त्रस्, प्रत्रसन्ति श. २, ४, १, १४;  
 का. १, ४, २, ९<sup>१</sup>; प्रत्रासीः श. १,  
 ९, १, ५.  
 प्र-त्वक्षस्- -क्षसः ऐ. ४, ३०; शां. २०,  
 २.  
 √प्रथ्, प्रथते तै. १, ४, १०, ९;  
 ३, २, ६, ४; प्रथन्ते गो.  
 २, ३, १८; पप्रथे तै. १, २,  
 १, २१; पप्रथे तै. २, ५, ४, १;  
 ३, ३, ९, १०; पप्रथः तै. २, ५,  
 ४, १; प्रथताम् शांआ. ११,  
 ८; शां. १, २, २, ८; का. २, २,  
 १, ६; तै. ३, १, २, ४; २, ८, ४;  
 प्रथन्तु श. ८, ६, १, ५<sup>२</sup>; प्रथस्व श.  
 ७, ४, २, ६; प्रथस्व श. १, २, २, ८;  
 ६, ४, १, ८; ७, ३, १, ३२; ४, १, ९;  
 २, ६; का. २, २, १, ६; तै. ३, २, ८,  
 ४; अप्रथन्त तै. १, ४, १०, ९;  
 प्रथयि तै. ३, ७, ६, १०; प्रथेमहि  
 तै. १, ४, १०, ९.  
 प्रथयति श. १, २, २, ८; ४, ५, २,  
 १२; का. २, २, १, ६; प्रथयति  
 श. १, २, २, ८; ६, ५, २, ३;  
 १३, १, २, ३; तै. ३, २, ८, ४; ३, ७,  
 ५, ८, ३, ६; गो. २, १, १७; प्रथ-  
 यिप्यामः गो. २, १, १७; प्रथयस्व  
 श. ७, ३, १, ३२; प्रथयत गो. २,  
 १, १७; अप्रथयत्त श. ६, १, १,  
 १५; ३, ७; अप्रथयत्त तै. १, १, २,  
 ६<sup>१</sup>. पप्रथान- गद्र. पद्र.

प्रथन- -म् तै. १, २, १, ४.  
 प्रथमान- -नः तै. ३, १, १, ३; २, ९;  
 -नम् तै. २, ६, ८, २; ३, ७, ६, ५;  
 -नाः तै. २, ६, ८, २.  
 प्रथयत्- -यन्तु जैड. १, १२, ३,  
 ४; -यन्तः ऐ. १, १९; शां. ८,  
 ४; श. १४, १, ३, १३; तैआ. ४,  
 ५, २.  
 प्रथम्, मां- -मः ऐ. १, ४; २८<sup>१</sup>; २,  
 १०; १२; २५<sup>१</sup>; ३, ३२; ४, ८; १५;  
 २५<sup>१</sup>; ५, २<sup>१</sup>; ऐआ. १, ५, २; ५, ३,  
 १; शां. १२, ८; १३, ५; ६<sup>१</sup>; २१, ४;  
 २२, ४; ५; २६, १; ७; ११; २७, ७;  
 श. १, ३, १, ९; २, ३, ४, १४; ४, ४,  
 २५<sup>१</sup>; ४, २, १, २७<sup>१</sup>; २८<sup>१</sup>; ६, ८, ५;  
 १०; १३; १५; ५, ३, ५, ४; ७; ६, २,  
 १, १८; ३९; ३, १, २८; ३, ६, ४, २,  
 १; ४, १२<sup>१</sup>; १३<sup>१</sup>; ५, २, २२; ७, ३,  
 १, २०<sup>१</sup>; ५, २, ६; ८, २, १, ४; ३, ४,  
 ११; ९, १, १, २५; २, ३, २८<sup>१</sup>; ३,  
 ४, १८; १०, १, २, २<sup>१</sup>; ३, ४<sup>१</sup>; ५; ४,  
 २, २६; २९; ११, २, ६, ४; ७, १०,  
 २१; ४, १, १०; १२, १, १, १; ११;  
 २, १, ३<sup>१</sup>; ४, १५<sup>१</sup>; ७, २, १६; १३,  
 ५, २, २३; १४, १, १, ५; १२; २,  
 २२; का. १, ३, ४, १३; १४; ४, १,  
 १२; तै. १, १, १, ५<sup>१</sup>; २, १, १०;  
 २३; ४, ६, ६; ८, ६, २; ८, ४; २, ४,  
 ३, ३; १३; ८, ७; ३, ६, ७, १; १०,  
 १; तैआ. १, ३, २; तां. २, ९, ३;  
 १०, ५, १; २; ४; १७; १६, १, २;  
 १८, १०, ९; २५, १६, १; जै. १५;  
 ९५; १३०; १४९; १६०; जैड. १,  
 १६, २, ५; ४, १०, १, १; ४, २; ३;  
 १२, २, १; सा. १, १, ८; १४; ४,  
 १२; प. ३, ७<sup>१</sup>; सं. १, १, १०; २,  
 १, १५; ३, १९; गो. १, १, ३४; २,  
 ८; ३, १०; ४, १; ५, २<sup>१</sup>; ४<sup>१</sup>; २, १,  
 १७; २, २<sup>१</sup>; ४, ११<sup>१</sup>; -मम् ऐ. १,  
 १९; ३, २<sup>१</sup>; ३४; ४, १६; २१; २९;

† मुपा. स्वरः पर्यालोच्यः । † 'उणा०' ५, ६८ द्र. । '←प्रन्तम्' इत्यन्वयः ।

५,४;१६; ६,१८; २४<sup>३</sup>; ७,१६;  
 ऐआ.१,१,१; ३,३<sup>३</sup>;६<sup>३</sup>;८; २,५,  
 १;५,१,५; शां. ३,६;९;५,५;७,  
 ८;८,४<sup>३</sup>;१२,२; १५,३; १९,३;  
 २०,२;२१,५;२२,१;२५,७;१३;  
 २६,१२<sup>३</sup>;१६<sup>३</sup>: ३०,८; शांआ.२.  
 १:१२,८; शा. १,६,१,६; ७,२,  
 १२;८,२,१०;११; २७,१,१६<sup>३</sup>:  
 ३,२,९;४,३: ३,२,२,८;६,४,  
 ११;९,१,६;२४;२५; ४,२,३,४;  
 ५;५,१,४; ६,३,१; ५,४,४,९<sup>३</sup>:  
 ६,१,१,८;१०; २,१,१८; ३,१,  
 १२;२०;४,४,१३<sup>३</sup>;६,४,१;२;७,  
 ४,३<sup>३</sup>;४;१४; ७,४,१,१४;५,१,  
 ३०<sup>३</sup>;२,६;११; १४; ३२<sup>३</sup>:३५<sup>३</sup>:  
 ८,२,१,४;४,१६;१८; ४,१,२,६;  
 ९,१,१,११;२,१,२३; ३,१,१८;  
 १९;४,३,५<sup>३</sup>; १०,१,२,३;५; २,  
 ३,१७;१८:३,५,७;११,१,६,४<sup>३</sup>:  
 २,७, ७;८; ११;२२; १२,२,२,  
 १२; ४,२;१३, ५,१, १७; ६,  
 १,८; १०; ११; ७,१,३; १४,  
 १,२,३<sup>३</sup>; ३,१, १६: ८,१५,९;  
 का. १,२,१,१०; तै. १, ३,१,७:  
 ४,४,८;५,२,७<sup>३</sup>; ६,७,५<sup>३</sup>; ७,७,  
 ४;८,५,१; २,१,६,४: १०,१:२,  
 ८,४; ४,१,१०; ८,१,४;२,७;८,  
 ८;९,५; ३,१,१,५; ६,१०,१:७,  
 १,८; ८,१८,६: १२,३,१; तैआ.  
 १,२३,१;२,१९,१;५,१,१;६,१,  
 १; १०, १,१०; १०, २; तां. ६,  
 ६,८; १०, ५,३:९; १६, ५,२,४;  
 १८,८,१; २०,२,१;३,१<sup>३</sup>; ८,१;  
 ९,१; ११,२; १४,१; ७; १६, ९;  
 २१,५,४; ७,४; ९,६:८; १०,१:  
 ११,१;१३,१;२५,१,१:२,१; जै.  
 १५७<sup>३</sup>;१८२; जैउ. १,३,१,४;३,  
 २,४,१; ३,१,२: आ. १, ४७९;  
 ४८०:५५५; सा.१,२,९;३,२:५,  
 ८;२,१,४;३,११; प. २,१;२;३;

४, ६; गो. १, १, ३४; २, ९;  
 १८; २१<sup>३</sup>; ३, ७<sup>३</sup>; ९<sup>३</sup>; ११;  
 १२:५,१; २,१,२०;२३;५,१०<sup>३</sup>:  
 ६,१;११; -मम्-मम् शां. १८,  
 २; -मया ऐ.२,३,७; ४,७; ऐआ.  
 १,१,२;४;२,२;३,५;८; शां. ३,  
 २;१,७;७,१०;८,१;२;९,२;४;६;  
 १०,२;६;१२,३;१४,२; १९, ४;  
 शा.५,३,५,२९;८,५,२,१५; १३,  
 ५,१,१७;६,१,३<sup>३</sup>; का.१,४,१,७;  
 तां. २,१,१; जैउ. ३,३,१,५; प.  
 ३,२<sup>३</sup>; गो. १,१,१७; २,१,२५;  
 -मस्य ऐ. ४,२९<sup>३</sup>; ३०<sup>३</sup>; ५,४;  
 १६; ७,१६; शां. १९, १०;२०,  
 २<sup>३</sup>; २२,१<sup>३</sup>; २४, ५<sup>३</sup>; २६, ८<sup>३</sup>:  
 १०<sup>३</sup>; २८,२; १०; शा. ३, ९,१,  
 २६; तै. २,८,८,१२; ३,९,१६,  
 ४; तां. ९,१,४; १०,६,१: ८,१;  
 ९,१; १०,१;११,१; २१,९,१२;  
 १५; -मस्या: जै. १५५; १०७;  
 -मा ऐ. ३,१८;२३;२५;३२;३५,  
 ४,४; शां. २,२;८,६;१५,३;१६,  
 ४: शांआ.२,५; सा.१,८,२,१०<sup>३</sup>:  
 २, ३,४,१६; ४,०,१,२७; २८<sup>३</sup>:  
 ५,३,४,३;६,१,२,३०;२,१,२०;  
 २,१७; १८;३०<sup>३</sup>; ५,२,१<sup>३</sup>; ६,३,  
 १; ७,४,२,४;२५<sup>३</sup>;३०;८,१,१,  
 १;२,१,१;४;७;५,२,७-१०;१५;  
 ४,१२;७, १,१०<sup>३</sup>; १८<sup>३</sup>;४, १२;  
 १९; १०, १,१,७; ५,३;२,५,९;  
 ४,३,१४; ११,२,७,६; तै. १,१,  
 २,८;८,८,२;२,४,३,१३;७,१०:  
 ५,५,३; ८,१०;६,८,३; ३,६,२,  
 ३; तां. २,३,१<sup>३</sup>; ८,२<sup>३</sup>; ३,९,२;  
 ११,२;७,७,५; ८,८,२६; १८,८,  
 १६; २४, १०, २; जै. १०२;  
 १३७<sup>३</sup>;१४९; जैउ. १, १७,२,८;  
 मं. २,२,१; १५; १६; प. २,२<sup>३</sup>:  
 ३,२; गो. १, १, २५;२, ३,२०;  
 -मा: तै. ३, ७,५,१;११,२,१;

-मा: ऐ. ३, ४२; शां. ८,३; शा.  
 १, १,३.७; ५,२, २,२; ८,३,३,  
 ११;४,१,८;५,३,५,४,७; १०,२,  
 ६,११;४,३,१७; १२,८,२,३५<sup>३</sup>:  
 ३,३०<sup>३</sup>;९,१,१०; का. २, १, ३,  
 ५; तै. २,२,४,३;५,६,५;६,५,७;  
 ७,१७,१;३,१२,९,७; तां.२,१०,  
 २; गो.२,६,१२;-मात् शा. १,७,  
 २,२०; -मान् शा. १,६,१,५;७;  
 ९<sup>३</sup>;५,५, ३,१;६;-मानि ऐ. १,  
 १६; ४,६; शां. २७, ७; सा. ६,  
 २,२,३०;३,१,११:८,१,३,५;९,  
 ३,१,१७;३,१९; १०, २,२,२;६,  
 १२:५,४,८; तै.२,५,४,१; तैआ.  
 ३,१२,७;तां.९,१,४;गो.२,५,२:  
 -माभ्याम् शा. ९, ५, २, ४; जै.  
 १५२;-माम् ऐ. १,१३<sup>३</sup>; १६<sup>३</sup>:  
 २३:२८<sup>३</sup>; २९<sup>३</sup>; ३०; २,२<sup>३</sup>;१९,  
 ऐआ. १,३,३;६; शां. ३, २; ७,  
 ४<sup>३</sup>;८;८,१:९,४<sup>३</sup>;५<sup>३</sup>; शांआ. २,  
 १; शा. १,३,५,६<sup>३</sup>;१३;८,२,११:  
 २, २,१,४; ३,४,१७<sup>३</sup>; ३, ८,२,  
 २५;६,२,३,१;१०;६,३,१;७,१,  
 १,२,१; २,२,९;३,२,४; ४,२,६:  
 २७; ८,२, १,१; ६,३, १; ७,४,  
 १२;१९: ९,२,३,३;१०,१,४,  
 २: ११,२,१,४; ७,७; १२,८,२,  
 ८:११;१३,३,४,३; ८,२,६;१४,  
 १,२,५; ४,१,१३; का. १, २,१,  
 २;३,१, २०; ४,१, १४; तै. ३,  
 ८,११,३; ११, ८,२; ४; १०,१;  
 १२,२,९;४,७; जैउ. २,४,२,२;  
 गो. १, ३, ११; १२; २,३, ११;  
 -माय ऐ. १,३०; शां. ९,५; सा.  
 २,२,४,१६<sup>३</sup>; ३,६,१,२,९; ४,३,  
 ४,२०<sup>३</sup>; का. १,२,४, १२<sup>३</sup>: १३;  
 तै. ३, ३, ८,८; तां. २१, १, २;  
 -माया: ऐआ.५,३,१; तां. २,९,  
 ३:७,७,१: १<sup>३</sup>,१०,५; प. २,२;  
 -मायाम् ऐआ.५,१,६;शां.१<sup>३</sup>,३:

† 'प्रतमम्' इति G.

श. १, ४, ३, ११; ४, २, १, ३३;  
 ८, १, १, १; ६, २, १६; ७, २, १७; ९,  
 ५, १, ३६; तां. ७, ७, ७; १८, ३,  
 २; जै. २, ११; आ. १; -मायै शां.  
 १, १; श. ६, २, ३, २; ८, ५, २, १६;  
 ६, ३, १; ७, १, १०; १८; -थमे  
 ऐ. १, १०; २, ३५; ३७; ४, २९;  
 ३०; ५, ४; १६; ६, १९; २८;  
 ऐआ. १, ३, ७; शां. २२, १; २४,  
 ८; ९; २६, ९; ३०, ४; १०; श. १,  
 ४, ४, १; ५, ४, १२; ३, २, २, १४;  
 १५; ४, १, १, ७; २, १, २८; ५, ४,  
 १३; ८, १; ४; ८, ७, १, ११; २, ४; ५;  
 १२; ९, १, १, २१; १०, २, २, २;  
 तै. १, २, २, ३; ८, १, १; २, ७, ११, १;  
 तैआ. ५, १२, १; १०, १, १५; तां.  
 १०, ७, २; २०, १५, ९; १३; २१,  
 १, २; २५, १८, ५; जै. २०३; २०७;  
 गो. १, ३, ७; २, ६, १; ५; ८;  
 -मेन ऐ. ४, १; ५; ६; ५, ४; शां.  
 ८, ८; २०, २; २२, १; शांआ. २,  
 १; श. १, १, १, १२; १४; २, १३;  
 ३, ९; २, १, ४, २७; ३, ६, ३, ३; ९,  
 ९, १, २७; ६, ८, १, १५; १२, ८, ३,  
 १८; का. १, १, ४, २४; २, १, १,  
 ९; ११; २, १२; तै. २, ३, १, ३;  
 ३, ९, ९, १; तां. ६, ४, १; १०, १२,  
 १; २०, १६, १; जै. २३; सा. ३,  
 २, ५; ७, २; गो. १, १, १६; -मेपु  
 ऐ. ४, २९; शां. १७, ८; गो. २,  
 ५, २; ५; -मै: तां. ९, १, ५; गो.  
 २, ५, १; -मौ शां. ५, २; २२, १;  
 श. ३, ८, २, २५; ४, २, ५, ३; ३, १,  
 ८; ३, २; ९, ३, १, १०; तां. ९, १,  
 ३६; जै. १६०.  
 प्रथम-कर्मन्- -र्मै शां. ४, १४;  
 ५, २.  
 प्रथम-गर्भ- -र्भा: श. ४, ६, १,  
 ११; १३; ५, ४, ५, २०;

प्रथमज्जा- -ज: श. २, ४, ३,  
 १३; ५, १, २१; का. १, ३, २, ११; ४,  
 ३, १७; तै. १, ६, १, ११; ३, २; -जम्  
 शां. ४, १४; ५, २; श. ६, १, १, १०;  
 ८, ६, १, ५; १४, ८, ५, १; तै. ३,  
 १२, ३, १; -जा: ऐ. ७, ३०; श. ८,  
 ६, १, ५; ६-९; ९, ४, ४, ४; ५, १,  
 ४५; १४, १, २, १०; तै. २, ८, १,  
 ४; ८, १; ५; ३, ७, ६, ९; १२, ३, २;  
 तैआ. १, २३, ९; २, ६, १; ४, २, ३;  
 ९, १०, ६; १०, १, ४; तां. २१, ३,  
 ७; गो. १, २, ९; -जाम् तै. १,  
 ६, ३, २; २, ५, ४, २; ३; ८, १, ३;  
 तैआ. ३, १५, २.  
 प्रथम-जात- -त: ऐ. १, १६.  
 प्रथम-त्सु(ः) शां. ९, १; ११, ८;  
 १९, ८; २८, ३; जै. १०१; १५७;  
 जैउ. १, ११, १, ९.  
 प्रथम-दक्षिणा- -णा: गो. १, २,  
 १७.  
 प्रथम-पद- -म् गो. १, ३, ५.  
 प्रथम-दुग्ध- -म् श. २, २, ४, १५;  
 का. १, २, ४, ११.  
 प्रथम-द्वितीय-तृतीय-स्वर- -रा:  
 सं. २.  
 प्रथम-निर्मिण्ण(-रु/भिद्)- -म्  
 जैउ. ३, ३, ४, ८.  
 प्रथम-भक्ष- -क्ष: श. ३, ९, ४,  
 १५; -क्षम् श. ३, ९, ४, १६.  
 प्रथम-यज्ञ- -ज्ञै शां. ८, ३; श.  
 १४, २, २, ४४; ४५; गो. २, २, ६.  
 प्रथम-यावन्- -वा तै. ३, ६,  
 २, १.  
 प्रथम-रात्र- -त्रात् शां. १७, ८;  
 तां. ९, १, ५; गो. २, ५, ५.  
 प्रथम-रूप- -म् शां. १८, २.  
 प्रथम-वयसिन्- -सी श. १३, १,  
 ९, ८.  
 प्रथम-वपट्कार- -र: श. ४, १,

३, ४; १०; ११.  
 प्रथम-वादिन्- -दी ऐआ. १, ३,  
 ३; ६.  
 प्रथम-पष्ठ- -ष्ठे सा. १, ४, १८.  
 प्रथम-स्वर- -रा: सं. २; -रै:  
 आ. १.  
 प्रथमा(-मऽअ)-र्हण- -म् गो. १,  
 ३, ५.  
 प्रथमा(-मऽअ)-व-शान्त- -न्तेपु  
 श. ४, ५, २, १७.  
 प्रथमाह(-मऽअहन्)- -म् श.  
 ३, ४, ४, २६; १०, २, ५, १३.  
 प्रथमो(-मऽउ)-त्तम्, मा- -मे शां.  
 १६, ११; २१, ५; श. १४, ८,  
 ६, २; आ. २, ७, १; सा. १, ४,  
 १४.  
 प्रथय- -यस्य तै. २, ८, ७, १०.  
 प्रथस्- -थ: ऐ. १, २१; श. ८, ७,  
 ३, १८.  
 प्रथस्वत्- -त् श. ८, ३, १, ९; ७,  
 ३, १८.  
 प्रथस्वती- -ती श. ७, ४, २, ६;  
 -तीम् श. ७, ४, २, ६; ८, ३, १, ९;  
 ७, ३, १८.  
 प्रथ-स्तु- -स्तु: तै. ३, ७, ५, ३.  
 प्रथिष्ठ, छा(←पृथु)- -ष्ठ: श. १२,  
 २, ४, ६; -ष्ठम् गो. १, ५, ४; -छा  
 गो. १, ५, ४.  
 प्रथीयस्- -याँस: श. ११, ४, १, ५;  
 १३; गो. १, ३, ७, ९.  
 प्र-दक्षिण- -म् ऐआ. ५, १, १; २; ३;  
 तैआ. २, २, १; प. ५, १०; सा. २,  
 ४, ७; ३, ३, ५; ४, १०.  
 प्रदक्षिणित् तै. २, ७, १२, ४; ३, ६,  
 ११, ३.  
 प्रदग्ध- प्र/दह् द्र.  
 प्र/दग्ध, प्रदघियन्ते जैउ. ३, ४, १, ४.  
 प्रद्वघस्(ःकसुन्) श १३, १, ३,  
 ४; २, १, ६; तै. १, ३, ७, ७.

‡ 'ड' प्रत्यये 'विट्' प्रत्यये च स्त्री पुँल्लिङ्गयोरुभयथा रूपाणीत्युक्तम् । † 'प्रथमं दक्षिणाः' G. मुपा. ।  
 † क्रि.वि.; प्रदक्षिण √इ+ क्तिप् द्र. । ‡ 'प्रद्वघोः' इति मुपा. चिन्त्यः ।

प्र/दद्, प्र...ददामहे ऐ. २, १२; तै. ३, ६, ७, २; प्र...दद्विरे ऐ. ७, २०; शां. २६, ८.

प्र-दृ(√हृ)- -रः तै. १, ५, १०, ७; -राः ऐ. ६, ३५; श. ११, २, ३, ८; गो. २, ६, १४; -राव श. १३, ८, ३, १०; तै. १, ५, १०, ७; -रे तै. १, ६, १, ३; ७, १, ९; २, २, १, ७.

प्र-दृव्य- -व्येनां श. १२, ५, १, १५.

प्र/दह, प्रदहति शां. ७, ३; श. २, ६, ३, १५; ४, १, २, १४; प्रददाह जै. ६१; प्रधक्षयति तै. २, ३, ७, १; जै. ११; प्र...धक्षयति ऐ. ७, २६; तै. १, १, ३, ११; ५, ७; प्रधक्षयतः श. ७, ४, १, १८; प्रदहाव् श. ६, ७, १, ९; प्रदहानि शां. ७, ३; प्रादहव् जै. १८०; प्रदहेत् श. २, २, १, २; १४, २, २, ४५; ५४; का. १, २, १, १; तै. ३, २, ४, ४; तां. ४, ६, ७; प्र...दहेत् श. ३, ७, ४, ११; प्रधाक्षीत् गो. १, १, १३॥

प्रदह्यते श. ६, ७, ४, ८; ७, १, १, ४२; प्रदह्येत श. १४, २, २, ५४.

प्र-दग्धा(-ग्धा-)-हुति- -तिः श. ११, ४, २, १६.

प्र-दग्धोस्(ः) श. १२, ५, १, १५.

प्र-दुह- -हः तै. १, ३, १, ४; ६; ३, २, ८, ५.

प्र-दहव्- -न् गो. १, २, २१.

प्र-दाह- -हाव् जै. ११.

प्र/दा, प्रददौ ऐ. ६, १४; शां. १५, १; श. २, १, १, ६; ४, २, ५; ३, ६, २, १०; ११; ५, १, १, २; ११, १, ८, २; ४, १, ८; का. १, १, १, ४; ३, ३, ५; तै. २, ३, १०, ३; प्रददुः श. ११, ५, १, १३; गो. २,

५, १०; प्रदास्यति शां. ३, ८; प्रदास्यन्ति श. १, ६, ४, १७; जै. २, ४, ३, ७; ८; प्रदास्यामि तां. २०, १५, ६; जै. ७३; जै. १, ३, १, ४; गो. १, ३, ६; प्रदास्यामः शां. २८, ७; प्र...ददात्तु श. ५, २, २, ११; प्रादात् ऐ. ७, २८; तै. ३, २, २, ७; तां. १, ८, ७; जै. १४०; सं. २, ३, १७; प्रादाः जै. १, ४, २, ९; ६, २, ९; प्रादाम् जै. १०१.

प्रदीयते शां. ७, ३; श. २, १, २, १२; ८, ६, १, २०; ९, २, ३, ३०; ११, २, ४, ६; का. १, १, २, ८; प्रदीयते श. ९, ३, ३, १४; १३, ५, १, १७; तां. ६, १०, १८; ७, ३, २६; ११, ५, २६; १२, ११, १४; १५, ५, २३; जै. २३; १०३; जै. १, १८, ३, ६; सा. २, ६, १२; प्र...दीयते श. २, १, २, १२; ११, २, ४, ६; का. १, १, २, ८; जै. ३, २, १, १; ४; प्र...दीयताम् का. १, २, २, ८; प्रादीयत् जै. २००; प्रदीयत् जै. २३; प्र...दीयेत् श. २, १, २, १२.

प्रदापयति तै. १, ७, १, १; ३, ७, १, ५; तां. २१, ३, १; प्रदापय तै. २, १, १, ३; तै. आ. ४, ८, २; ५, ७, ३.

प्र-दावृ- -ता शां. ४, २; श. ११, १, ४, ४; तै. ३, १, १, ८; १०, १, १; ९, ७; १०, ३; तां. १७, ९, २; गो. २, १, ९; ६, ७; -तारः तै. १, ७, ३, १; -तारम् श. ४, ३, ४, २०; तै. ३, ११, ४, १; -त्रे शां. ४, २; श. ११, १, ४, ३; तै. ३, २, ३, ७.

प्र-दान- -नम् श. १२, ८, १, १७; तै. २, २, ११, ५; जै. १०१; ११७; -नात् ऐ. आ. २, १, २.

प्रदानान्त- -म् गो. १, ५, २३. प्र-दापयितु- -ता तै. १, ७, १, १; २, ३; ४; ३, ७, १, ५.

प्र-दाय श. १, ८, १, १३; ३, ६, ३, ४; ११, १, ८, ३; १२, ८, १, १७; १४, ९, ४, २८; तै. २, २, १०, २; सा. ३, ९, ८.

प्र-दाव्य- -व्यः गो. २, ४, ८; -व्यम् शां. १६, ७; -व्ये गो. २, ४, ८.

प्र-दास्यत्- -न् शां. ३, ३.

प्र-देय- -म् जै. १, १८, ३, ६.

प्र-दिव्- -वः तै. २, ४, ३, १२; ३, ६, ११, २; गो. २, २, २१; -वम् शां. २०, १; -वे तै. १, २, १, १२.

प्र-दिश- -शः श. २, ४, ४, २४; ३, ८, ३, ३५; ६, २, १, २६; का. १, ३, ४, १४; तै. १, २, १, १; २, ४, ६, ११; ५, ६, २; ८, १, ३; तै. आ. १, ९, ७; २३, ९; ३, ११, २; १२, ७; ४, ९, ३; ५, ८, ३; १०, १, ३; ४; -शम् श. ९, २, ३, २५; तै. १, १, ७, १; ८, ५; २, १, २, २; -शा तै. २, ६, ८, २; ३, ६, ३, २; ४; -शि तै. ३, ६, ३, ४.

प्र-दिशव्- -न् तै. २, ४, १, ४.

प्र-दिश्य शां. १९, १०; श. ९, ४, ४, १७.

प्र/दी, प्रदीदयत् तै. २, ७, १३, २१.

प्र/दीप्, प्रादीप्यत् श. ९, २, ३, ३७.

प्र-दीप्त- -प्तः श. २, ३, २, ११; ३, ५, २, १; ६, २, ६; -प्ताः श. ६, ३, ३, १.

प्रदीप्त-तर- -रः श. २, ३, २, १०.

प्र/दुह, प्रदुष्टे तै. आ. १०, १, २.

प्र/दृग्(→पद्य्), प्रपद्यति प. १, ७; प्रापद्यत् ऐ. २, ६; श. ८, ४, ४, २; प्रापद्यन् श. ३, ८, ३, १२. प. १, ७. प्रदृश्यते शां. १८, ३; तै. आ. १, २, ३; ६, १.

प्र-पश्यत्- च् तै. २, ५, २, १.  
 प्र/द्, प्रादीर्यन्त ऐ. ६, ३५.  
 प्र-देश- प्र/दा द्र.  
 प्र-देश- शा: द्वै. १, १९.  
 प्रदेशिनी- न्या शां. २, २; -न्याम्  
 शां. ३, ७.  
 प्र-द्यु- -द्यु: जै. ११४.  
 प्र/द्युत्, प्रद्योतेते श. १४, ७, २, ३.  
 प्र-द्योत्- -तेन श. १४, ७, २, ३.  
 प्र/द्, प्रदुद्राव श. १४, ९, १, ५; प्रद्व  
 तैआ. ६, ४, २; जैड. ४, १, १, १;  
 प्र...द्रव तां. ११, ३, १; सा. १,  
 ४, ९; प्राद्रवत् तां. ९, २, २२;  
 जै. १७, २, ११; प्राद्रवच् जै. १८७;  
 २०३.  
 प्र-द्रवत्- न् शां. १२, ३.  
 प्र-द्रुत्- -त्ताय तै. २, १, २, १२.  
 प्र-धन- -नेषु तैआ. ६, ३, २.  
 प्र/धन्, प्राधन्वत् श. १,  
 २, ३, १; का. २, २, १, १५;  
 प्र...अधन्वत् श. १, २, ३, १;  
 का. २, २, १, १५; प्राधन्वन् श.  
 १, ५, १, २०; ३, ५, १, ३१; ३२;  
 प्राधन्विषु: श. १, ३, ३, १३.  
 प्र/धम् प्र/ध्मा द्र.  
 प्र-धर्ष्य/प्र/धृषु द्र.  
 प्र/धा. प्रदधाति तैआ. ५, २, ३; तां.  
 ८, ६, ११; प्रदध्यात् तैआ. ५, २,  
 २; प्रदध्यु: तां. ८, ५, ५.  
 प्र-धि- -धि: श. १४, ४, ३, २३;  
 -धिना श. १४, ४, ३, २३; -धी  
 ऐ. ४, १५.  
 प्र/धाव्, प्राधावति तैआ. ६, ३, २;  
 प्राधावत्: श. ४, ४, ५, २३; जै.  
 १२७.  
 प्राधावयति जै. १२; प्र...धाव-  
 यति श. २, ४, १, ६; १२; का. १,  
 ४, २, ३; ७; प्र...धावयन्ति जै.  
 १२; प्राधाव्यान्चकार श. ११,  
 ६, २, ४, ५; जैड. ३, २, ३, ५; ४,  
 ८; प्र...धावयेत् तै. २, ३, ९, ९.

प्र-धावयत्- -यन् जै. ८७.  
 प्र/ध्, प्रधूनोति तां. २, १३, २; प्रधू-  
 नुत: तां. १०, २, ५; प्रधून्यात्  
 तां. २, १३, २.  
 प्र/धृषु, प्रधर्षयति शांआ. १, ८.  
 प्र-धर्ष्य शांआ. १, ८.  
 प्र/ध्मा, प्रधमन्तु तै. २, ५, ८, ४.  
 प्र-धमित- -म् जै. ६२.  
 प्र/धै, प्रधयायत मं. २, २, ८.  
 प्र/ध्वंसु, प्रध्वंसयति श. ७, ३, १,  
 २३; प्रध्वंसयान्चक्रे जै. १९८;  
 प्रध्वंसयस्व जै. १९८.  
 प्र-ध्वंसन- -न: श. १४, ५, ५, २२;  
 ७, ३, २८; -नात् श. १४, ५, ५,  
 २२; ७, ३, २८.  
 प्र-ध्वंसयत्- -यन् ऐआ. ३, २, ३.  
 प्र-ध्वंस्य श. ४, १, १, २८.  
 प्र/पत्, प्र...पतन्ति तां. १४, १, १२;  
 प्र...पतिष्यति श. ३, २, १, ९;  
 प्रापत्च् ऐआ. २, ४, २; प्रपतेत्  
 श. ११, ५, १, ८; प्र...पतेत् श.  
 ५, ५, १, २; ११, ५, १, ८; प्रपत:  
 श. ११, ५, १, ९.  
 प्रापत्यति श. ३, ३, ४, १५.  
 प्रपित्सेत् श. ११, १, १, ३.  
 प्र-पतिष्यु- -ष्णुनि जैड. १, १५, ३,  
 ५.  
 प्र-पथ- -थे ऐ. १, ९; ७, १५; तै. २, ८,  
 ५, ३; ४; तैआ. ६, १, २.  
 प्र-पथ्य- -थ्याय श. १३, १, ८, ६;  
 तै. ३, ८, ११, २; तैआ. ४,  
 १६, १.  
 प्र/पद्, प्रपद्यते ऐ. १, १३; ३०; ७,  
 २२; ८, ११; शां. १३, १; श.  
 १, ६, १, १९; ३, ४, ४, २२; ८, ६,  
 १, २३; १३, ४, १, ८; जै. १२७;  
 प. १, ४; गो. २, २, १८; प्र...  
 पद्यते श. ४, ३, १, ९; प्रपद्येते  
 श. ७, ४, १, ४३; प्र...पद्येते श.  
 ४, २, ४, २२; प्रपद्यन्ते शां. २७,  
 ६; श. ३, ४, ४, २१; का. १, ६,

२, ८; तै. १, ६, ९, ९; तैआ. १,  
 ८, २; ६; प्रपद्ये ऐ. ७, २२; २३;  
 २४; तै. २, ४, २, ४; ३, ५, १, १;  
 ७, ७, ३; तैआ. २, १९, १; ४,  
 ४२; २; १०, १, १२; १६; सा. ३,  
 ८, २; मं. २, ४, ५; ६; ६, ९; प्र...  
 पद्ये तै. २, ३, १०, २; प्रपद्यामहे  
 तै. १, ६, ९, ९; प्रपद्यानि तैआ.  
 १०, ४३, १; प्रपद्यस्व श. ८, ५,  
 ३, १; ११, ५, १, ११; प्र...पद्यस्व  
 तैआ. ७, ४, ३; प्रपद्येथाम् श.  
 ७, ४, १, ४०; प्रपद्ये ऐआ. २,  
 ४, ३; प्रापद्यत ऐआ. २, १, ४;  
 ४, ३; श. ८, ५, ३, १; जै. १२८;  
 प्रापद्येताम् श. ७, ४, १, ४०;  
 प्रापद्यन्त श. ७, ५, १, २१; ८, २,  
 २, ५; ६, १, २३; १०, २, ५, १; २;  
 प्रपद्येत श. २, ३, ३, १४; ३, ९, ३,  
 ३३; प्रपद्येत श. ११, १, १, २;  
 जैड. १, १, ५, ७; प. ३, १; प्र-  
 द्येयाताम् श. ४, ३, १, ९.  
 प्रपादयते श. ८, ४, ३, २०; ५, ३,  
 ३; प्रपादयति श. ३, १, २, २१;  
 ३, २८; ३, ४, ३०; ६, ३, १७; ७,  
 १, २, १६; ६, ६, २, ४; ८, २, २, ६;  
 ४, ३, २०; १३, ८, १, ५; प्रपादयति  
 श. ३, ६, ३, १७; प्रपादयन्ति ऐ.  
 १, ३; शां. ९, ६; २७, ६; श. ५,  
 १, २, १६; प्रापादयत श. ७, ५,  
 १, २०; श. ८, १, १, ६; ९; २, ३;  
 ६; ९; ४, ३, २०; प्रापादयन्त ऐ.  
 ३, १५; प्रपादयेयु: शां. २७, ६.  
 प्र-पद्- -पत् ऐ. ६, १; -पद्: शां.  
 ११, १; मं. २, ६, ४; -पद्म् ऐ. ८,  
 १०; ११.  
 प्र-पद्- -दाभ्याम् ऐआ. २, १, ४;  
 -द्दे ऐआ. २, १, ४; -द्देन शां.  
 ९, ४; श. १०, २, २, ६.  
 प्र-पद्न- -नम् जै. १२७; -नाय  
 जैड. ४, ११, ३, १.  
 प्र-पद्य शां. १८, ९; श. ३, ५, ३, १०



४, २, ५, १२; ३, ५, २१; १३, ५, २,  
११; २३; ३, ७; १०, २, ३, १; ५, १;  
२; तां. ४, ९, ४; जैड. १, ४, ४,  
१०; ११; १८, ४, २; ३; १२; ३, १,  
२, ३.  
प्र-पद्यमान- -नम् श. ७, ५, १, २०.  
प्र-पन्न- -न्नः जै. ९९; -न्नम् ऐ. ७,  
२२; जैड. २, ४, ३, ३; गो. १,  
३, ६; -न्नाय शां. ९, ६; -न्नै  
ऐआ. २, १, ४.  
प्र-पादयत्- -यन् श. ३, ३, ४, ३०.  
प्र-पाद्य ऐआ. ५, १, ३; श. ३, ४, १,  
५.  
प्र-पाद्यमान- -नाय शां. ७, १०; ९,  
६; -ने ऐ. १, ३०; शां. ९, ६.  
प्र/१पा, प्रपिबन्ते ष. ३, १.  
प्र-पा- -पा तै. ३, १०, १, २.  
प्र-पितामह- -हः जै. १८१; -हम् श.  
२, ४, २, १६; २३; ६, १, २, ४; ४१;  
का. १, ३, ३, १४; १९; ६, १, २, ३;  
२७; तैआ. ६, ६, १; ष ४, ६; -हाः  
तै. २, ६, ३, ३; ३, ७, ४, १०; -हान्  
श. १२, ८, १, ७; -हाय श. २,  
४, २, १९; ६, १, ३६; का. १, ३,  
३, १६; ६, १, २, ४; -हेभ्यः श.  
१२, ८, १, ७; तै. २, ६, ३, २.  
प्रपितामह-लोक- -कै श. १२, ८,  
१, ७.  
प्र-पित्व- -त्वे शां २७, ८; तै. २,  
८, ९, ८.  
प्र/पिन्व, प्रापिन्वन् शां. १५, ३.  
प्र-पीड्य(√पीड्) श. ११, ५, ५, ११.  
प्रपीन- प्र/प्याय् द्र.  
प्र-पृन्वत्(√पृच्)- -न्वन् तै. २, ५,  
४, ५.  
प्रपृथक् गो. १, ५, २, ४.  
प्र/पृ, प्रपृथेत् गो. २, २, ५.  
प्र/प्याय्, प्रप्याययति श. १, ७, १,

३; २, ६, ३, ७; का. १, ६, ३, ५.  
प्र-पीन, ना- -नाः तै. २, ८, ९, ९;  
-नाम् श. ९, २, ३, ३८; -ने तै.  
३, ७, ९, ९.  
प्र-प्याययित्- -ता श. १, ७, १, ३.  
प्र-प्रवमाण(√प्यु)- -णः जै. १९०.  
प्रपी- -म् तां. ८, ६, ११.  
प्र/प्रोथ्, प्र...प्रोथति तां. १८, ९,  
११; प्राप्रोथत् तां. ८, ४, १.  
प्र-प्रोथ- -थाः तां. ८, ४, १.  
प्र/प्लु, प्रप्लवते जैड. ४, ८, १, ११;  
प्रप्लवन्ते ऐ. ६, २१; जै. ५५;  
गो. १, ४, २३; २, ६, ३; प्रप्लवस्व  
तैआ. १, २७, १; प्रप्लवेरन् ऐ. ६,  
२१.  
प्रप्लावयति श. ४, ५, २०; ष.  
३, ८; प्राप्लावयत् श. ६, २, १,  
७; प्रापिप्लवम् श. ६, २, १, ८.  
प्र-प्लावन- -नान् ऐ. ७, १२.  
प्र-प्लाव्य जै. १२७.  
प्र-प्लुत- -तः श. १२, ६, १, ३६.  
प्र-फर्वी(√)- -र्व्यम् श. ७, २, २, ११.  
१४, ९, ४, १८.  
प्र/वन्ध्, प्रवधनीते श. ३, २, ४, १४.  
प्र-वद्ध- -द्धम् श. ५, ३, १, १०; -द्वाः  
जैड. १, ६, १, ५.  
प्र-वृध्य श. २, १, २, १४; ३, २, ४, ८;  
४, ३, ४, ६; ७: ९, १, २, २५; १२,  
४, ४, ६; ७; का. १, १, २, ९; तै.  
१, ४, ४, १; ष. २, ९.  
प्र-वर्हम्- प्र/वृद् द्र.  
प्र-वल- -लः गो. १, १, ३०; -लम्  
तैआ. २, १३, १; -लम्इव श. ११,  
५, ६, ९.  
प्र-वावधा(न→)ना- -ना शां. २६, १५.  
प्र-वाहुक् ऐ. १, २९; ४, २२; तै. २, ७,  
१८, ३.  
प्र/वुध्, प्रवुध्यते श. १०, ३, ३, ६;

प्रवुध्यन्ते श. ४, १, २, २५; प्रवु-  
ध्यामहै श. ३, २, २, २२.  
प्रबोधयति शां. १, ४.  
प्र-वुध्- -धे श. ३, २, २, २२.  
प्र/वृ(वृ)ह्, प्रावृहत् तां. ७, ५, ७, ८;  
१२; १६; १७; प्रावृहत् शां. ६,  
१०; ११.  
प्र-वर्हम्(णमुल्) श. १, ३, ३, १०.  
प्र-वृह्य तां. ७, ४, २; १६, ४, १.  
प्र/वृ, प्रवृते ऐ. १, २८; श. १, ४, ४,  
२, १; जैड. ३, ३, ४, १; प्रवृतीमि  
तै. ३, ७, ४, ६; ७; ६, २; सं. १,  
६, ९-१३; गो. १, १, ३२; प्रवृमः  
ऐ. ६, ३४; ऐआ. ३, २, ६;  
शांआ. ८, ११; श. ३, ५, १, १५;  
जै. १३६; प्रवृतीतु गो. १, १,  
३१; प्रवृतात् ऐआ. ५, १, ५; श.  
१, ७, १, १०; प्रवृहि ऐ. ६, ३४;  
श. ३, ३, ३, ३; ५, १, १३; तैआ.  
१, ८, ५; जै. १३६; गो. २, ६,  
१४; प्र...वृहि तै. ३, ७, ४,  
१६; जै. ६; प्रवृत् जैड. ३, ४, ३,  
१; प्र...वृत् श. १, ५, १, २६;  
प्र...व्रवाम श. २, २, २, ११;  
तैआ. ४, ४२, ५; १०, १०, २;  
प्रावृतीत् श. ६, ३, ३, ९; तां. ६,  
९, २२; प्रावृत् तां. १६, १२,  
१; प्रवृतीत् जैड. ३, ३, ४, ३;  
प्रवृयात् ऐआ. ३, २, ६; ५, ३, ३;  
शांआ. २, ७; तै. १, ६, ५, २; तैआ.  
५, ५, ३; तां. १३, १२, १४; सं. ३.  
प्र-भग्न(√मञ्च्)- -म् तां. ७, ६,  
१६; सं. १.  
प्र-भव(√भू)- -वः ऐआ. ३, २, ६;  
शांआ. ८, ११; -वाव तैआ. १, २, १.  
प्र-भवत्- -वन् तै. ३, १०, १, २.  
प्र/भा, प्रभाति ऐ. ४, ९; प्र...भाति  
तैआ. ६, ३, १; प्र...भाहि तैआ.

† मु. पाठ आद्यन्तोदात्तरूपं द्वैस्वर्यभशुद्धम् । तु. य. ३४, ३७ द्र. । † 'प्रवृह्यमानः' इति वा स्यात् । √ शा.  
तु '√फर्वतिर्गतिर्कर्म । प्रकर्मणं फर्व्या गम्या ताम्' इत्याकारान्तं प्राति. छान्दसो ह्रस्व इत्याह तत्र विचार-  
सहम् । तु. य. १२, ७१; उ. म. द्र. ।

७, ४, ३.  
 प्र-भा- -भायै तै. ३, ४, ८, १.  
 प्र-भात्- -भान् तै. ३, १०, १, १.  
 प्र-भासा(√भास्)- -स्या मं. २, ५, १२.  
 प्र√भिद्, प्रभिनत्ति श. ३, ४, ४, ५:  
 प्रभिनत्ति.श. ३, ४, ४, ६; ८; १६;  
 प्र...अभिनत् तै. २, ५, ४, २;  
 प्रभिनदन् श. ३, ४, ४, ४-६;  
 १६.  
 प्रभिद्यन्ते श. ११, ४, १, ५;  
 प्रभिद्यन्ते श. ११, ४, १, १२; गो.  
 १, ३, ७; ९.  
 प्र-भिन्दत्- -न्दन् श. ३, ६, ३,  
 १२; ४, ३, ४, १३; का. १, १, ४,  
 १८.  
 प्र√मुञ्ज, प्रमुजति तां. २०, २, ४.  
 प्र√भू, प्रभवति श. १, ३, २, २; ४:  
 १६; प्र...भवति शां. २७, १;  
 शांआ. ८, ९; तां. ९, २, ७; जैड.  
 २, २, २, ६; प्रभवन्ति श. १, ३,  
 ३, २; ४; ४, २, २, ५; ९, १, २, ४;  
 तैआ. १०, १०, १; जैड. २, २, २,  
 ६; प्र...भवन्ति तै. १, ५, २, ५;  
 प्रभवन् ए. १, १८; श. २, २, ४,  
 ६; का. १, २, ४, ५; गो. २, २, ६:  
 प्रभवत् तै. २, २, २, ५; ६;  
 प्रभवन् तै. १, ५, २, ५; प्रभवन्  
 श. १२, ४, २, १०; ४, २; ४.  
 प्रभावयान्चक्रुः ऐ. ६, १४; प्रभा-  
 वय श. ४, ४, २, १८; प्रभावयाम  
 ऐ. ६, १४; प्रभावयेयुः श. ४, २,  
 २, ५.  
 प्र-भू- -भु तै. ३, ९, १९, १; गो. २,  
 ३, ५; -भुः तै. २, ४, ४, ४; तैआ.  
 १, ११, १; १०, ३८, १; तां. १, २,  
 ८; गो. २, ६, १४; -भुम् तैआ.  
 १०, ११, १; -भो ऐआ. ४,  
 १, १.

प्रभु-मत्- -मते तैआ. ४, ९, २; ५,  
 ७, ११; -मान् तैआ. ५, ७, ११.  
 प्र-भू(=भु)- -भूः ऐआ. ५, १, १; †  
 श. १३, १, ६, १; ३, ७, १; ४, २,  
 १५; १४, ९, ३, ९; तै. ३, १, ३,  
 १; ८, ९, १; १७, १; ९, १९, १; १०,  
 १, ३.  
 प्रभ्वी- -भ्वी तै. १, १, ७, ३.  
 प्रभू-वसु- -वसो श. ७, ३, १,  
 २९.  
 प्र-भूत, ता- -तम् ऐआ. ५, १, ५; श.  
 १०, ६, ३, २; १३, ३, ७, १; जैड.  
 १, २, ३, १; -ता तै. ३, ११, १,  
 २०.  
 प्र-भूति- -तिः तै. १, १, ७, ३; तां.  
 १४, ५, ६; ११, ५; १७, ५, ५; जैड.  
 २, २, २, ६; -त्यै तै. २, २, २, ६;  
 तां. ११, १०, १९; १२, ५, १३.  
 प्र-भूपत्- -पतः तां. ६, १०,  
 १७.  
 प्र√भृ, प्रभरन्ति ऐ. १, २९; प्रभरे  
 शां. २६, १२; तै. २, ७, १२, ४;  
 १३, ४; प्र...भरे तै. २, ५, ४, ६;  
 प्र...भरन् ऐ. १, २९; शां. ९, ३;  
 तैआ. ६, ५, १; प्रभर तै. २, ४,  
 ७, ४; प्र...भरत ऐ. १, १६; २८;  
 २, ६; तै. २, ५, ८, ३; ३, ६, ६, १;  
 प्र...भरध्वम् शां. १२, ७; २६, ८;  
 तै. २, ८, २, ३; ५, ५; तां. १२,  
 १३, १९; प्रभरेम तै. २, ५, ४,  
 ६; तैआ. ६, ७, २.  
 प्रभ्रियेत तै. ३, ६, १३, १.  
 प्र-भृत्- -त्तम् तै. १, ४, ४, १०:  
 -त्तस्य श. ६, ८, २, ९; -ता  
 ऐआ. १, ३, ४; शां. १९, ९.  
 प्र-भृति- -तिः श. ८, ५, २, १६;  
 -तिम् ऐ. ६, १८; १९; गो. २, ४,  
 ३; ६, १.  
 प्र√भ्रश्, प्राभ्रंशत् जै. ५०; प्रप्रड्भ्र

भ्रंशेरन् तै. २, ७, १४, ३; तां.  
 २०, ३, ३.  
 प्र-भ्रंशु(क→)का- -का श. १३, १,  
 ५, ४; तै. ३, ९, १४, २.  
 प्र-भ्रौजमान(√भ्राज्)- -नाः तैआ.  
 १, ९, १; -नानाम् तैआ. १,  
 १७, १.  
 प्रभ्राजमानी- -नीनाम् तैआ. १,  
 १७, २.  
 प्र-मंहमाण(√मंह्)- -णः तैआ. ३,  
 ११, ७.  
 -प्र-मंहिष्टीय(←प्र-मंहिष्ट...)- -यम्  
 तां. १२, ६, ५; जै. ६६; -यानि  
 आ. जैआ. १, १०७; -येन ऐ. ३,  
 ४९; तां. १२, ६, ६; सा. २, ६, १४.  
 प्र-मति(√मत्)- -तिः तै. ३, ६, ८,  
 २; मं. २, ४, २; -तिम् तै. ३, ६,  
 ९, १; १२, १.  
 प्र√मद्, प्रमाद्यति श. ११, ३, १, ७;  
 तैआ. ८, ५, १; प्रमाद्यत् ऐआ. २,  
 १, १; ५, ३, ३; प्रमात्ताम् गो. १,  
 ५, २४; †; प्रमदः तैआ. ७, ११, १;  
 प्रमदत् श. १३, ४, २, १७.  
 प्र-मत्त- -त्तः शां. २६, ३; २७,  
 १; जै. १७६; प. १, ६; -त्तम्  
 शांआ. १२, ६; -त्तस्य जै. १९०;  
 -त्तानाम् शां. १२, ३; गो. १,  
 १, १३; -त्तौ जै. १४७.  
 प्र-मदितव्य- -म् तैआ. ७, ११, १;  
 २.  
 प्र-माद- -दात् गो. २, २, ५.  
 प्र-माद्यत्- -न्तम् तैआ. १, ३१, ५.  
 प्र√मथ्, प्रमेथुः श. ११, ५, १, २; ३.  
 प्र-मथितोस्(ः) तां. ७, ७, १५.  
 प्र√मन्द्, प्रमन्दते श. ७, २, १, ११.  
 प्र-महस्- -हसा तै. २, ४, ६, ४.  
 प्र√मा, प्र...मायय शां. २०, २.  
 प्र-मा- -मा श. ८, ३, ३, ५; ७, ४,  
 ११; तैआ. ४, ५, ५.

† विसर्गविहीनो सुपा. विमृश्यः । तु. ऋ. ८, ११, ८ । † 'प्रभुः' इति ह्रस्वान्तं Kt. मेने । ॥ पा. अति-  
 दूषितो भवति ।

प्र-स्राण- -म् तैआ. १,३,३; १२,५.  
 प्र-मित- -तःऽइव श. ८,३, ३, ५;  
 -तम् शांआ. ३,३.  
 प्र-सायु(√मी)- -युः प. ७,१.  
 प्र-सायुक,का- -कः ऐ. ३,११; ४४;  
 श. १२,२,२,४; ७,३,१६; १४,  
 २,२,४५; तै. १,३, १०,६; १०;  
 ६,८,८; ९,२; ३,३,८,१,२; तां.  
 ७,१, ९; जै. ११; ६२; गो. १,  
 ४,२०; -कम् शांआ. १२,४; ६;  
 श. १४, ४,२,१९; तैआ ५,८,  
 १०; -का तै. १, ६,९,१०; २,१,  
 १,३,१; -काः तै. ३,२, ८, ९;  
 तां. ५,१०,२; प. ३,७; श. १२,  
 १,१,५; गो. १,४,५.  
 प्र√मि,प्रमिणुयात् सा. ३,४,७.  
 प्र√मी,प्रमीयते तै. १,४,६,५; ६,८,  
 ३; प्रमीयता३(=ते) तै. १,४,१०,  
 १०; प्रमीयते तै. १,६,८,९; २,  
 ३,९,२; तैआ. २,१९,१; ६,११,२;  
 १०,६४,१; तां. २,२,२; १५,३;  
 ३,६,३; ५,१०,३; ६,६,१५; १०,  
 २; ९,८,३; १७,१२,२; सा. २,  
 ४,६; ७; गो. १, १, ३९; २, २,  
 १९; ३,६; प्रमीयते शां. १६,  
 ९; २५,१४; २६,४; श. ७,१,२,  
 १०; १३,१,४,३; तां. १६,१,२;  
 आ. १; प्र इव मीयते ष. १,७; प्रमी  
 मीयता३(=ते) तै. १,४,१०,१०;  
 प्रमीणाति श. ३, २, ०, १९;  
 २४; ३,३,१३; प्रमीयन्ते प. ५,  
 ३; प्रमेप्यसे तां. ६,६,१५; प्रमि-  
 नाम ऐ. ७, ८; प्रमीयन्ते शांआ.  
 १२,४; तै. २, ३, ९, १; तां. ६,  
 १०, १; ९, ८, १; नं. १, ५, १२;  
 गो. २, २, १९; प्रमीयते तै. १,

६,३,६; प्रमीयते गो. २, १, ४६;  
 प्रमीयेरन् तै. १,६,८,९; सा. २,  
 २, १; प्रमेष्ट गो. १, ५, २४.  
 प्र-मिये श. १३,४,२,१३.  
 प्र-मीयमाण- -णः तै. १,३,१०,२.  
 प्र-मेतोस्(ः) तै. १,३,१०,१०; ३,२,  
 ८,८.  
 प्र-मेय- -यः जै. ११५.  
 प्र√सीव्,प्रमीवति श. ५, २, २, १९;  
 २१; ४,४, २५.  
 प्र√सुच्, प्रसुच्चति ऐ. २, ९, ५, २१;  
 ७, १८; श. २, १, ४, २३; ५, २,  
 ४; ५; १०; १६; २२; २३; ४१; ६,  
 २, २; ४; ९; १०; ३, ८, ५, १०;  
 ९, १, २१; ४, ४, ५, ५; ११; ५, २,  
 ५, १६; ३, ५, २५; १२, ७, २, १७;  
 का. १, ५, १, ३-५; ७; ८; १४;  
 १९; २१; ३६; ६, २, १; २; ५;  
 प्रसुच्चन्ति श. २, ५, २, ९; प्र  
 सुच्चातुं मं. १, २, ३; ४; प्रसु-  
 च्चताम् तैआ. २, ४, १; प्रसुच्चतु  
 तै. ३, ७, १२, १; ६;  
 तैआ. २, ३, १; प्रसुमोक्तु तैआ.  
 ३, ११, ११; १३; प्रसुच्चत् शां.  
 ५, ३; श. २, ५, २, ३; ७; ३, १;  
 ६, ३, ४; ५, २, ४, २; का. १, ५, १,  
 ३; २, १; ६, ३, ४; गो. २, १,  
 २१.  
 प्रसुच्यते श. ६, ७, ३, ८; ७, २,  
 १, १५; तैआ. १०, १, १५; सा.  
 १, २, ९; २, १, ९; प्रसुच्यन्ते श.  
 १४, ७, २, ९; प्रसुच्यन्ते श.  
 १, ५, ४, ५; गो. २, १, २१; प्रसु-  
 च्यामह श. २, ५, २, २५; का. १,  
 ५, १, २३; प्रसुच्यस्व तां. ९, २,  
 २२; प्रसुच्येत श. १४, ७, १,  
 ४१.

प्र-मुक्त- -क्तः श. ७, २, १, १५; १३,  
 १, ६, २; तै. ३, ८, ९, ३; ४; १२,  
 २; ९, १३, २.  
 प्र-मुक्ति- -क्तीः, -क्त्यै तै. ३, ८,  
 १८, ४.  
 प्र-मुच्य तैआ. २, ६, १.  
 प्र-मुच्य श. ३, २, ४, १४; १३, ४,  
 ३, १.  
 प्र-मुच्चमान- -नौ तै. ३, १, १, ४.  
 प्र√मुद्, प्रमोदन्ते ऐ. २, १६; प्रऽइव  
 मोदन्ते जै. १६६; प्रामोदन्त  
 ऐ. २, १६; जै. १६६.  
 प्रमोदयिष्यामहे श. ३, २, ४, ६.  
 प्रसुमोदयिषति श. ३, ३, ४, १८.  
 प्र-मुद्- -दः श. १४, ७, १, ११; गो.  
 १, ५, २४; -द् तै. ३, ४, २, १;  
 ६, १.  
 प्र-मुदित- -तः श. १२, ७, ३, २१;  
 तै. ३, ७, १२, ४.  
 प्र-सुमोदयिषत्- -पन् का. १, ४, १,  
 ९; १२.  
 प्र-मोद- -दः तै. २, ४, ६, ५; ३, १०,  
 १, १; ३; तैआ. ८, ५, १; जै. ७,  
 ३, ५, ६, ४; -दाः तै. २, ६, ५,  
 ४; -दाय तैआ. ६, ११, २.  
 प्र√मुद्, प्रमीयते श. १०, ५, ३,  
 ३-७; ९; ११.  
 प्र√मुप, प्रमुष्णात् श. १४, १, ३,  
 १६; प्रमोपीः श. ३, ३, १, १२;  
 ९, ४, २, १७; तैआ. ३, १५, १.  
 प्र√मृ, प्रमारयति श. २, ३, ३, ८.  
 प्र√मृज्, प्रमृजानि गो. २, ६, १४;  
 प्रमृजेत् गो. २, ६, १४; प्रमृक्षः  
 ऐ. ३, ८; गो. २, ३, ५; प्रमृक्षम्  
 ऐ. ३, ८; गो. २, ३, ५.  
 प्र-मृज्य श. ३, २, ३, २१.  
 प्र-मृण,णा(√मृण्)- -णः सा. ३, ६, ९;

ॐ 'चेत्' इति G. सुपा. । † 'प्रमीयते' इति आपस्तम्बमन्त्र-सुपा. १, ५, ७ । ‡ 'कमुद्' प्रत्ययस्य मस्य न इति भा. । =अ. ६, ११९, २ 'वित्तम्' इति पाठः । 'चम्' इत्येव साधु स्यात् । || =व. १७, ३६ इत्यत्र उ. म. द. प्रमृणतेर्किपि 'प्रमृण्' इति हलन्तप्रातिपदिकस्य द्वितीयावहुवचने रूपमाहुः । तद्विभक्तिः स्वरवैप- म्यात् । तु. =ऋ. १०, १०३, ४. तत्र च ना. द्र. ।

—णाभिः तै. १,४,८,६.  
 प्र-मृद्(√मृद्)—-इडइव गो. १, ४,  
 २०॥  
 प्र-मृद्य जैड. २,४,२,१.  
 प्र√मृद्य,प्रमृशान् श. १,२,२,१३;३,  
 ३,४,६; प्रमृशान् श. ३,८,१,६.  
 प्र√मृ,प्रमृणीथ तै. २, ५,२,३; प्रमृ-  
 णीहि शां. २८, ६.  
 प्रमेतोस्(ः) प्र/मी द्र.  
 प्रमेय- प्र/मी द्र.  
 प्रमोद- प्र/मुद् द्र.  
 प्र-मृद- -दे श. ४,४,३,११.  
 प्र√म्लुच्,प्र०म्लोचतः श. ८, ६,१,  
 १८.  
 प्र-म्लोच(त्→)न्ती- न्ती श. ८,  
 ६,१,१८.  
 प्र-यक्ष-तम- -मम् ऐ. १,२२.  
 प्र/यज्, प्र०यजातै तै. २,४,३,५;  
 प्रयजताम् तै. ३,५,१२,१;प्र०यज  
 श. १,५,१, १६.  
 प्र-यज्यु- -ज्यवः ऐआ. १,५,३;शां.  
 २५, ९; शांआ. २, १८; -०ज्यो  
 तै. २,८,१,२.  
 प्र-युत्(√इ)- -यति श. १, ४, १,  
 ३९;३,१,३, २४; ४,४,४, १२;  
 तै. २,६, १०, २; ३,५,२,३; ६,  
 १३,१; -यद्भिः श. १४,९,१,२;  
 -यन् ऐआ. २, ५,१; श. २, १,  
 ४,२९; तां. १५,७,६; जै. १७१;  
 -यन्तः शां. ११, ४; तै. १, ३,  
 १०, ७; -यन्तम् श. १, १, २,  
 २२; -योभिः श. ४,१,३,१९.  
 प्र-युती- -त्यः श. १४, ९, १,२;  
 -तीम् ऐ. ५,३०.  
 प्रयत्-प्रयति- प्र/यम् द्र.  
 प्र-यस्युत्(√यम्)- -स्यन् तै. २,४,  
 ६,५.  
 प्र/यम्(→च्छ),प्रयच्छति ऐ. २,  
 २७; ऐआ. ५,१,४; शां. ३,५;

६;४,२; १३,६; १६,५; १७,४;  
 ३०,४; ५;८; श. १, ३, १, ८;  
 ३,३;७, २, १७; २०; २,६,१,  
 ३३;४,९;३,१,२,९;२,१, ३२;  
 २, १६; ३, १, ८; २, १९; ३,  
 ९;४, ३,२२;५,३,१३;७,४,११,  
 ८,५,९; ४,३,५,१८;२०; ५,३,  
 ५,२८;२९; ३०; ४, २,८; ४,  
 १५-१९; ५,६;७-१२; ६,५,२,  
 २१; ८,५,२,१७; ६,२,४; ९,२,  
 १,१८;३,२,६;५,२,१३; ११,१,  
 ४,४;८,४;२, ५,४; १४, २, २;  
 ३८; ४२; ३, १, २४; ३०; ९,  
 ४,१८;२८; का. १,६, ४,९; २,  
 २,४,५; तै. १,३,६,७;६,३,१०;  
 ७,२,४;५,६,४;८; १०,५;८,२,  
 १; प्रयच्छति श. ५, ३, ५, ३०;  
 १०,२,६,५; १४, ४, ३, ६; तै.  
 १,८,२,१; २, १, ३,७; तां. ६,  
 १०,१८; ७,३, २६; ११,५,२६;  
 १७,९,२; जै. ८६;१२६;१२७;  
 जैड. १,१८,३,४;६;३,१,५-  
 ७;४,७;९; सं. ४; प्र०यच्छति  
 शां. ५,७; श. १,७,२,१७; गो.  
 २,१,२५; प्रयच्छन्ति ऐ. ३,४०;  
 शां. २८, ७; श. ६, ६, ४, ४;  
 प्रयच्छन्ति श. २, ६,१,१४; ३,  
 ६,३,१४; १३, ८,४,७; का. १,  
 ६,१,११;२२; तै. १, ४, २, ४;  
 ७,३,१; ४,१; तां. ६, ५, १४;  
 १९,३,२; प्र०यच्छन्ति श. २,  
 ३,४, ३७; का. १, ४, १, २६;  
 प्रयच्छामि तै. २, ७,७,३;४;५;  
 प्र०येसुरे तै. २, ८, २,१; प्रयु-  
 च्छात् तैआ. २, ६, २; प्रयच्छतु  
 तै. ३,१, १,९; प्र०यच्छतु श.  
 ५,२,२,११; प्रयच्छताम् ऐ. १,  
 ४; प्र०यच्छताम् तैआ. २, ६,  
 १; प्रयच्छ श. ७, ४, १, ४०;

८, ५, ३, १; १४, १, ४,८;२,  
 १, १५; तै. २, २, १०, २; जै.  
 १०१;१८२;१८३; जैड. १,३,  
 १,३;४,२,७; सं. २, ४,१२;१३;  
 प्र०यच्छ श. ५, २, २, १०;  
 प्रयन्धि शांआ. ४, ११; प्रयच्छत  
 तां. १७,१,११;जै. ११७;प्रयच्छानि  
 ऐ. ६, ८; श. ५, ५, ५, ३; ४;  
 ५; जैड. १, ३,१, ३; प्रायच्छत्  
 ऐ. ४, ७; २५; ८, २२; शां.  
 १८,१; श. ५, ५,५, ३; ४; ५;  
 ६, ५,२, २९; ७, ४,१, ४०;  
 ८,५,२,१; ३,१;२; ९, ३,२,६;  
 ११,१,८,४;३,३,१; १४, ४,३,  
 १;४; ६,३,३; तै. १, ३, २, ६;  
 २,२,४,३; ३,८,१४,१; तां. ६,  
 ७,१९; ७, २,१; ५,२; ८,१,४;  
 ५; ३, १; ८, १४; ९, १, ३५;  
 १२,१३,४;५;७; १३,४,१;१७;  
 १४,११,२८; १८, १, ९; १९;  
 १९,४,७; १९,१; २०, १५,६;  
 ८; २२,१२,१;१७,२; २३,१२,  
 २; २४, १९,२; जै. १८; ७३;  
 ७४; १०१; १०८; ११७;  
 १४१; १४८; १८२; १८३;  
 २११; जैड. १, ३, १,५; २,३;  
 ४,२,७; ६,२,९; १७, ३,६; ९;  
 १२; सा. १,१, ६;८; १५; १७;  
 ष. १,७; २,३;४,२; गो. १, २,  
 २०;२१; ३,५,५,८; प्र०अय-  
 मत् तैआ. ६, ५, १; प्रायच्छन्  
 ऐ. ४, १; शांआ. ५, १; श. १,  
 ६,४,६; ८,६,२, १;४; १४, १,  
 १,१४; तै. २, १, १,२; ७,५,१;  
 तां. ४,१०,१; ७,५,२०;१०,२,  
 १०; ८, ८, १७; १०, १२, २;  
 १७,१,१; जै. ९; ४७; ११७;  
 १६६; १८२; प्रयच्छेत् ऐ. ६,८,  
 ८,८; श. १,७,२,१३;३,८,१,८;

॥'प्रमृदीव' इति मुपा. । ष/एतेः शतृप्रत्ययान्तस्य तकारस्य सकारश्चान्दसः । तु.य.७,८ । †'प्रायच्छत्'  
 इति मुपा. चिन्त्यः । †'प्रजीवसे' इति मुपाठे 'प्रकृष्टजीवनाय' इत्यर्थयन् सा. चिन्त्यः । वस्तुतः 'प्र' इत्यस्य कि. योगो द्र. ।

प्रयच्छेत् तै. १, ६, ३, १०;  
 जै. १२६; गो. २, ६, ५;  
 प्रयच्छेयुः श. ३, ४, २, १५<sup>२</sup>;  
 प्रयच्छेत श. १४, १, १, ८;  
 प्रयच्छेयम् जैड. १, १७, ३, ५;  
 ८; ११; प्रयच्छेम श. १४, १, १,  
 ८<sup>२</sup>; प्रयंसत तै. २, ८, २, ३.  
 प्र-युच्छत्-च्छते तै. ३, १, ४, ११;  
 -च्छन् श. ३, ८, १, ५; तां. १५,  
 ५, २०; गो. १, ३, ८; -च्छन्तम्  
 तै. ३, १, १, ९.  
 प्र-यत्,ता-तः प ५, २: -तम् श.  
 १२, ४, २, ३; ९; तै. २, ५, ८, १२;  
 ८, ४, ६; ३, १, १, ६; ७, ११, २;  
 -तस्य तै. २, ८, २, ६; -ता तै.  
 ३, १, २, १०; -ताभिः तैआ. ६,  
 ५, १; -ताम् तै. २, ८, २, २.  
 प्रयत्ता(-तऽअ)-ञलि-लि तैआ.  
 २, १८, १.  
 प्र-यति-तिः श. १२, ८, २, ३१; तै.  
 २, ६, ५, ८; ८, ९, ५.  
 प्र-यम्यमाण-णात् तै. २, ४, ३,  
 १२.  
 प्रयस्(√प्री)-यः शांआ. ७, १४; तै.  
 ३, ६, ४, १.  
 प्रयस्वत्-त् आ. १, ३९१<sup>२</sup>; जैआ.  
 १, ४५९.  
 प्र/या,प्रयाति श. ६, ८, १, ३<sup>२</sup>;  
 प्रयाति श. ६, ८, १, ८; १५;  
 प्र...यासि श. २, ६, १, ३८;  
 का. १, ६, १, २५; प्रययौ जै.  
 ११५; जैड. ३, १, ५; २; प्रययुः  
 जै. १७६; प्रयातु ऐ. ५, २१;  
 शां. २६, १०; प्र...याहि श.  
 ६, ८, १, ९<sup>२</sup>; प्रयात जै. १८६<sup>२</sup>;  
 जैड. १, ४, १, ३; प्रयायात् श.  
 ६, ८, १, ८; प्रयायात् तै. ३, ७,  
 १, १; गो. २, ४, ८; प्र...अयासीत्  
 तां. १४, ३, ४; प्रायासिष्टाम् तै.  
 २, ६, १०, २; ३, ६, १३, १;

प्रायासिषुः जै. १८६.  
 प्र...याप्येयुः श. ११, ८, १, ३.  
 प्र-या-म् जै. ११७.  
 प्र-याण-म् श. ६, ३, १, १८; ७, २,  
 ४; ८, १, ३<sup>२</sup>.  
 प्र-यात्-यान्तम् सा. ३, ६, ५.  
 प्र-याय श. ६, ७, ४, ९<sup>२</sup>; १५.  
 प्र-यास्यन्-स्यन् श. ६, ८, १, ५.  
 प्र-यियासुत्-सन्तम् श. १४, ७, १,  
 ४४.  
 प्र-याज्(√यज्)-जः श. ३, ८, २,  
 २५; श. ११, २, ६, ४; ७, १०;  
 -जम् श. १, ५, ३, २५; ११, २, ७,  
 ११; -जाः ऐ. १, ११; १७; २६;  
 २, १८; शां. ३, ४<sup>२</sup>; ५, १; ३, ५;  
 ८; ७, १; १०, ३<sup>२</sup>; श. १, ३, २,  
 ८; ५, ३, १; ३, २, ६, ३, ३; ३, १,  
 ३, ६; ८, १, ३<sup>२</sup>; ४, १; ११, १, ६,  
 २५; २९; २, १, ५; ६, ४; १०; ७,  
 २७<sup>२</sup>; ४, १, १०; १२; १५; ३, १९;  
 ७, २, ३; १२, ९, ३, ९; का. १, ५,  
 ३, २; ६, ३, २; तै. १, ६, ६, ६;  
 ३, ७, १०, ४; गो. १, ३, ९<sup>२</sup>; १०;  
 २, १, १९; २१; २३; -जात् ऐ.  
 १, ११; १७<sup>२</sup>; शां. १, २; ३, ४;  
 १०, ५; १८, १०; श. १, ५, ३, ३;  
 ६, १, ९; २, ६, १, २३<sup>२</sup>; ३, ८, १,  
 ४; ४, ४, ५, १४<sup>२</sup>; १९; २, ५, १,  
 २२<sup>२</sup>; का. १, २, ३, १६; ५, १, २७;  
 ६, १, १५<sup>२</sup>; तै. १, ६, ९, २; १०;  
 -जानाम् श. २, २, ३, २७; ११,  
 २, ७, १२; का. १, २, ३, २३; तै.  
 ३, ७, ६, ८; -जे शां. ३, ४<sup>२</sup>; श.  
 १, ५, ३, १७; १८; २२; २३; ४,  
 १२-१६; ५, ३, १६<sup>२</sup>; २, ५, २,  
 ३०; ३, ८, १, ४; २, २५; ११,  
 २, ६, ४; गो. १, ३, ९; -जेन श.  
 १, ६, १, १०; १३; -जेभ्यः श. १,  
 ३, २, ८; ५, ३, ६; ७; तै. ३, ३, ५,  
 ५; ७, २, ५; -जेषु शां. १०, ३<sup>२</sup>;

१९, ६; श. १, ८, २, १७; २, २,  
 ३, २६; १३, ४, २, ८; ११; १४;  
 का. १, २, ३, २३; -जैः शां. ३,  
 ५; श. १, ५, ३, ३; ६; १७; ६, १,  
 १९; २, ५, २, ३०; ३, ८, १, ४;  
 ११, २, ७, २६.  
 प्रयाज-भाज्-जः शां. ३, ४.  
 प्रयाज-वत्(सतुप्)-त् ऐ. १, ११<sup>२</sup>.  
 प्रयाजा(-जऽअ)-नुयाज्-जाः ऐ.  
 १, १७; शां. १, २; ४; १८, १०; श.  
 १, ४, २, १७; ५, ३, २३; ७, ३, ११;  
 ८, २, १७; १४, २, २, ५१<sup>२</sup>; गो. २,  
 १, १९; -जात् शां. १, ४; ३,  
 ३; श. १, ४, २, १७; ५, ३, २३;  
 ७, ३, ११; ८, १, ९; -जेभ्यः शां.  
 १, ४; ५, ७; तै. ३, ३, ५, ५; गो.  
 २, १, २४; -जेषु तै. १, ३, १, ६<sup>२</sup>;  
 -जैः शां. ७, १; -जौ शां. १, ४.  
 प्रयाजा(-जऽअ)-हुति-तिभिः ऐ.  
 १, ८<sup>२</sup>.  
 प्रयासु-साय तै. ३, ९, ११, २; तैआ.  
 ३, २०, १.  
 प्र/यु, प्रयौति श. ३, ८, ३, २४; ६,  
 ५, १, ९; १२<sup>२</sup>; प्र...युयोजन मं.  
 १, ६, १४; प्रायुवन् जैड. १, २,  
 १, ११; प्रयुयात् जैड. १, २, १, ११.  
 प्र-युन्-युतः तै. ३, ७, ९, १;  
 -युद्भ्यः तै. ३, ४, ५, १.  
 प्र-युत्-तम् श. ३, ८, ३, २४; -तानि  
 तैआ. ३, ११, १०; गो. १, ५, २३;  
 -ताय तै. ३, ८, १, ६, २; -तैः तां.  
 १७, १४, २  
 प्रयुत्-घा जैड. १, २, ३, ४; ९, १, ३;  
 २, ५.  
 प्रयुत्-याजिन्-नम् तां. १७,  
 १४, २.  
 प्र/युच्छ, प्रयुच्छसि श ४, ३, ५, १२.  
 प्र/युज्, प्रयुङ्क्ते शां. ४, ४-११; ५,  
 १; श. १, ८, ३, २७<sup>२</sup>; ३, १, ४,  
 १२; ६, ६, १, १५-२१; तै. १, ८,

४, ३; ३, २, ५, ३: ६, २; ३, ९, १३; ८, २३, १; प्रयुङ्क्ते तै. ३, ३, ९, १२; ९, २, २; तां. १३, १०, ५; १४, ३, १६; प. ४, ५; सं. २; गो. १, १, २२; ३९; २, १, १९; प्रयुञ्जते तां. ५, ७, ६; प्रायुङ्क्त तै. २, २, ११, १; २-४; तैआ. २, ११, १; तां. ४, १, ९; ११; १३; प्रायुञ्जत तां. ७, ४, २; प्रयुञ्जीत श. १३, ३, ६, ६; तै. २, २, ११, १; २; ३; ४; ३, ९, १८, १; तैआ. १, ३, १, ३-५; सा. १, २, ५; ३, ६; २, २, ३; ३, ३; ४; ९; ४, ८; ७, ७; ३, १, ३; ७, १; ७; ८; गो. २, १, १९; प्रायुञ्जत तै. १, ६, २, २. प्रयुज्यते शां. २६, ३; श. ४, ५, ५, २; ३; ८; ६, ७, १; तां. ९, २, १७; प. ४, ७; गो. १, ३, १६; प्रयुज्यते श. ६, ३, १, ८; प्रयुज्यन्ते शां. ४, ४; ५, १; श. ४, १, २, २५; २६; ५, ५, ८; तै. १, ६, २, २; तैआ. १, ३, ३; ४, १; जैउ. ४, ६, १, ७; २, ५; सं. २; गो. २, १, १९; प्रयुज्यताम् तै. ३, ७, ४, १; १४; प्रयुज्येरन् सं. २.

प्र-युक्त, क्ता- -क्ता: गो. २, २, १०; -क्तान् श. ५, ५, २, ३-५; -क्ताम् श. ५, ५, २, १.

प्रयुक्त-तम- -म: ऐ. २, ८.

प्र-युक्ति- -क्ति तै. २, २, ११, १; २; ३; ४.

प्र-युज्- -युक् श. ३, १, ४, १२; -युजम् श. ६, ६, १, १५-१८; -युजाम् श. ५, ५, २, १; -युजे श. ३, १, ४, ६; ११; १२.

प्र-युज्य गो. १, १, ३९.

प्र-यु(ज्य)→-ज्या- -ज्या तै. ३, ८, १८, २.

प्र-युञ्जत्- -ञ्जन् सा. १, ४, १६-२०.

प्र-युञ्जानु- -न: शां. ५, १; शांआ.

११, ८; सं. २; सा. १, ३, ३; ४, २; ६; १०; ११; ७, १६; २, १. ५-९; ३, ६-८; १०; ४, ९; ५, ५; ६, १; ५; १५; ७, १-३; ८, १; ३, १, २; १०; २, ५; ७, ४; ६; ९, २; ४; ५; -नम् सा. ३, २, ७; -नस्य श. २, ६, ३, १३; प्र-योक्तव्य, व्या- -व्या सं. २; -व्या: तै. २, ४.

प्र-योग- -ग: शां. २६, ३; सा. १, ७, १४; २, २, १; ३, १, २; ३, ५; गो. २, १, १९.

प्र-राधस्- -स: जैआ. १, ३८५.

प्र-राधय- -म् जै. १९९.

प्र/रिच्, प्र/इव...रिच्यते तैआ. २, १६, १; प्र/रिच्ये जै. १३०.

प्र-रिक्त- -म् जै. १३०.

प्र-रिक्ति- -क्तयै जै. १३०.

प्र-रिक्- -क्ते तै. २, ५, ४, १.

प्र/रुच्, प्र/रोचते श. १, ६, २, ३; प्र/रोचत श. १, ६, २, ४; ३, २, ३, ८-११; ११, २, ३, ७.

प्र/रोचयाञ्चु: श. १, ६, २, ३; प्र/रोचयत् श. १, ६, २, ५; प्र/रोचयन् ऐ. ३, ९; श. ३, ९, ३, २८; तै. २, ४, ३, ७.

प्र/रुज्, प्र/रुजति तां. २, ९, २; प्र/रुजन्ति जै. १८०.

प्र/रुह्, प्र/रोहती श. ११, ४, २, १४; १४; १२, ४, ३, ६; तां. १३, ४, ११.

प्र/रुह्, प्र/रोहति श. ७, ४, २, १४; प्र/रोहति श. १४, ६, ९, ३३; ३४; जै. ११४; प्र/रोहन्ति श. ७, ४, २, १३; ८, ७, २, १५; प्र/रोहन् तै. १, १, २, ५; प्र/रोहेयु: शांआ. ९, ७; श. १४, ९, ३, १५-२०; प्र/रुक्षत् जै. ११४.

प्र-रुह- -ह: तै. २, ५, २, २.

प्र-रोह- -ह: तां. १, १०, १०; गो.

२, २, १४; -हाय तां. १. १०, १०; -हेण जै. ११४.

प्र-रोह(त्→)न्ती- -न्ती श. ७, ४, २, १४; तैआ. १०, १, ७.

प्र/रूप्, प्र/रूप्यन्त गो. २, ६, ११; प्र/रुत्वां जै. १६२.

प्र/रुल्, प्र/रुलपत् तै. २, २, १०, ३.

प्र/रुल्, प्र/रुलम्बन्ते, प्र/रुलम्बेरन् जैउ. १, ६, १, ५.

प्रलय, प्रलायम् प्र/ली द्र.

प्र-रुव- -वा: श. १४, १, ३, १५; -वान् तैआ. ५, ४, ५.

प्र/लिप्, प्र/लिम्पति श. २, ४, ३, १२; प्र/लिलिषु: श. २, ४, ३, २; का. १, ३, २, २.

प्र-लि(त्→)प्ता- -प्ता: का. १, ३, २, ११.

प्र-लिप्य सा. ३, ४, ६.

प्र/ली, प्र/लीयते ऐ. २, १४; प्र/लीयेत श. १४, २, २, ५४.

प्र-लय- -म् प. ४, ६.

प्र-लायम् (णसुल्) श. ७, २, १, ९; तै. २, २, ८, ५.

प्र-लीन- -ना: ऐ. ५, २८.

प्र/लुप्, प्र/लुलोप का. १, १, २, १२.

प्र/वच्, प्र/वचे श. १०, ४, २, १; जै. १९०; प्र/वाच ऐ. ७, १; १५; ३४; ८, २३; २९; ऐआ. २, २, ४; शां. ७, ४; २८, २; २९, २; ३०, १; शांआ. २, १७; श. १०, ६, १, २; १२, ८, ३, ७; तैआ. ९, १, १; १०, ६, १, ६, १; जै. ६; १२५; १३५; जैउ. ३, १, ३, ८; सा. ३, ९, ८; गो. १, १, २८; ३२; २, ५; १५; ३, प्र/उवाच श. १४, १, १, २५; प्र/उवाच श. १४, ५, ५, १६; प्र/उचतु: ऐ. ७, ३४; प्र/उचिरे श. ३, २, ४, ५; प्र/वोचत् शां. १८, ९; श. १४, ५, ५, १७; तै. २, ८,

प्र/पुराधसः आ. पाठः । ष'हे' इति मुपा. स्वरश्चिन्त्यः । ष'पत्वा' इति तैसं. (७, ५, १, २;) पाठः ।

९, ५; प. ३, १; गो. २, २, १३; प्र...वोचत् तैआ. ४, ११, ८; ५, ९, १०; प्र...अवोचत् जै. १८६; प्रावोचन् ऐ. ६, ३४; प्रावोचः श. ३, ५, १, १५; प्रावोचाः ऐ. ६, ३४; प्रवोचः तैआ. ४, ११, ८; तां. १५, ५, २४; गो. २, २, १३; प्र...वोचः तै. ३, ६, १२, १; प्र...वोचे तैआ. १०, १, ३; प्रावोचम् ऐ. ६, ३४; प्रवोचम् ऐ. ३, २४; ३८, ५, १७; ऐआ. ५, २, २; शां. १५, ४; २०, ४; २४, २; २७, २; श. ३, ५, ३, २१; तै. २, ५, ४, १; मं. २, ८, १५; प्र...वोचम् तैआ. ६, १२, १. प्रोच्यते जै. १६९; प्रोच्यन्ते जै. १५५; प्र...अवोचि शां. २६, १५. प्रवाचयत ऐआ. ५, १, ५. प्र-वक्ष्यत्-न् तैआ. ७, ८, १. प्र-वृचन-म् तैआ. ७, ३, ३. प्रोक्त-क्ता-, प्रोच्य-प्रोचिबस्-प्रो अद्र. प्र-चण, णा-णात्सङ्ख तैआ. ६, ११, २; -णाम् तै. ३, २, ९, ८. प्र-वत्(मत्तुप्)-वत् शां. २०, २१, २२, १; २६, ८, १०; आ. जैआ. १, ५, ५७; -वतः तैआ. ६, १, १; तां. ४, ७, ६; गो. १, २, १६; -वतम् शां. २०, २; २६, १६; -वता तैआ. ७, ४, ३; तां. १४, ३, २४; ९, ४०; -वन्तम् शां. ९, २; -वन्ति शां. २२, १; ९; २६, ८; -वान् शां. १५, २; २०, ४; श. १, ४, ३, ३; -वान्सङ्ख ऐ. ३, ४. प्रवती-तीः तां. १५, ९, ३; -तीम् शां. ७, १०; ८, १, ७; ९, ३; ६; -तीभ्यः जै. ६३; -त्यः ऐ. १, १०; शां. ३, ५, ७, ८; तां. ११, ५, १; १४, ३, ४; १७, १२, ४. प्रवद्-भार्गव-म् तां. १४, ३, २३.

प्रवति-तिः जै. १६९. प्र...वद्, प्रवदन्ति श. ७, ४, २, ३८; तैआ. १०, १, १५; जै. १६५; प्र...वदन्ति शां. २९, १; प्र...वदिष्यामि ऐआ. ५, १, ५; शांआ. १, ८; प्र...वदन्तु शां. २९, १; प्रवद् जै. १२३; प्र...वद् श. १, ५, १, १६; प्र...वदाम् शां. २९, १; प्रावादिष्म तैआ. ४, ४२, ५; प्रवदिष्म ऐ. २, १५. प्र-वदत्-दत्सु शां. २९, १. प्रवृदन्ती-न्तीः तैआ. १, ४, ३. प्र-वदितोस्(ः) ऐ. २, १५. प्र-वदिष्यत्-प्यन् शांआ. १, ८. प्रोदित-अद्र. प्र...वन्, प्र...वन्वे तै. २, ४, ३, १०; ३, ७, ९, ६. प्र...वप्, प्रवपन्ते तां. ४, ९, २२ जै. १६२. प्रौप्यन्त ऐ. ५, ११. प्र-वयण-तस्(ः/वे) ऐ. ३, १०. प्र-वर्(√वृ)-रम् ऐ. ७, २५; -राः ऐ. ६, १४; -राणाम् श. १४, ९, १, १०; -राय श. १, ५, १, १; ३, ७, ४, ९; -रे गो. १, ५, २१; -रेण ऐ. ७, ३१; श. १, ५, १, २०. प्र-वृर्ग्य(←वर्ग←√वृज्)-र्ग्यः शां. ८, ७; श. ३, ४, ४, १; ९, २, १, २२; २३; १०, २, ५, ४-८; १४, १, १, १०; २७; २८; २, १४; १५; २२-२४; ३, ३-६; १ २; २६; २८; ४, २; १५; १६; २, १, ३; ४; ५; ९; १६; २, १२; १३; २२; २९; ४६; ५०; ३, १, १५; १६; २६; २९; २, २२-३०; तैआ. १, ५, २; ५, १, ७; ३, २; ४, ४; ५; ८; ६, १; ८; ७, ९; ९, २; ७; १०, २; ३; ४; ५; ११, १; ५; ६; १०, ६४, १; तां. ७, ५, ६; जै. १८६; गो. २, २, ६; -र्ग्यम् ऐ. ३, ४०; श. ९, २, १,

१८; २३; १२, १, २, १; १४, ३, १, १; १६; तैआ. ५, १, ७; ३, १; ७; ६, १; ९; ९, ११; १०, २; ११, ३; तां. ७, ५, ६; आ. १, ४६५; गो. १, ४, ७; ८; २, २, ६; -र्ग्यस्य तैआ. ५, १, ५; -र्ग्याः श. ९, २, १, २१; -र्ग्ये ऐ. ३, ४०; -र्ग्येण ऐ. १, १८; श. ३, ४, ४, १; १०, २, ५, ३; १५; १२, १, ३, ५; १४, १, ३, १; तैआ. १, ५, २; ४, ४, १; ५, ८, १२; ११, ३. प्रवर्ग्य-त्व-म् तैआ. ५, १, ५. प्रवर्ग्य-वत्-वत् तैआ. १, ३, २, २; -वता गो. २, २, ६; -वान् श. ३, ४, ४, १. प्रवर्ग्यो(-र्ग्यसङ्)-पसद्-सदौ श. १४, ३, १, १; -सद्भ्याम् श. ७, ३, २, १; ९, २, १, १८. प्र-वृर्जन-नानि श. १४, २, २, ४७; -नात् श. ७, १, २, ९. प्र-वृर्तन(√वृत्)-म् शां. १९, ५. प्र-वृर्त्यमान, ना-नाभ्याम् शां. ९, ३; श. ३, ५, ३, १६; -नाय शां. ७, १०. प्र...वृत्, प्रवसति श. ११, ३, १, ५; गो. २, १, १४; प्रवसन्ति तां. १७, १, २; २, २; ३, २; प्र...वत्स्यामि श. २, ४, १, १०; का. १, ४, २, ५; प्रवसेत् सा. १, ५, १५; गो. २, १, १४; प्रवसेयुः तां. १७, २, १; ३, १; ४, १; प्रावात्सीत् श. १, ६, ४, ३. प्र-वृत्स्यत्-स्यन् ऐ. ७, १२; शां. २, ५; श. २, ४, १, ३; का. १, ४, २, २; ६. प्र-वृत्सत्-सत्ते शां. २, ९; -रन् ऐ. ७, २; श. ११, ३, १, ६; १२, ५, १, १; १३; -सन्तः तां. १७, १, १; -सन्तम् तै. ३, ११, ८, २; ३.

† W. मुपा. स्वरः । Pw. प्रवृ. तु स्वरितान्तमाहः मंसं. ४, ९, २; च । ० 'प्रवृजनात्' इति सा. सम्मतः पाठः ।

प्र-वसथ- -म् तै. १,१,१०,६.  
 प्र-वलीयस्- -यसः तां. २३, ४,५;  
 २५, १, १०; -यांसम् तां. ७,  
 १०,४. प्रोपिवस्-, प्रोप्य, प्रोप्या-  
 अद्र.  
 प्र/वह, प्रवहति ऐआ. ३, २, ४;  
 प्रवहन्ति श. ३, १, २, ११३; प्रव-  
 हन्ति तै. ३, ६, १३, १; प्र-व-  
 हन्ति गो. १, २, १४; प्रवहताम् प.  
 ३, १; प्रवह शां. १७, १; प्र-  
 वह जैड. ३, ५, १, ९; १७; २, ११;  
 १५; ५, ९; ७, ५; ८, ९; १८; ९, २;  
 प्र-वहतम् जैड. ३, ५, ३, ९;  
 प्र-वहत जैड. ३, ५, ३, ५; ४, ५;  
 ९; ५, ५; ६, ५; ९; ७, ९; प्रवहतात्  
 तै. ३, ७, ६, २०.  
 प्र-वाह- -हः जैड. ३, ५, ९, ३; -हम्  
 श. १२, २, ३, १२; गो. १, ४,  
 २३; -हात् श. १२, २, ३, १२;  
 गो. १, ४, २३.  
 प्र-वाहण- -णः तां. १, ४, ४; -णम्  
 श. १४, ९, १, १; -णस्य श. १४,  
 ९, १, ७. प्रोह्यमाण- अद्र.  
 प्र-वल्हिका(√वल्ह)- -काः ऐ. ६,  
 ३३; शां. ३०, ७; गो. २, ६, १३३;  
 -कानाम् गो. २, ६, १३; -कामिः  
 ऐ. ६, ३३३; गो. २, ६, १३३.  
 प्रवल्हिका-त्व- -म् गो. २, ६, १३.  
 प्र-वल्ह्य ऐ. ६, ३३३.  
 प्र/वा, प्रवाति जैड. १, ११, २, ६;  
 प्र-वान्ति तैआ. ६, ६, २.  
 प्र-वा- -वा गो. २, २,  
 १३.  
 प्र-वातका- -काः शांआ. १२, ५.  
 प्र-वादा- -दाः शांआ. १२, ५.  
 प्र-वाह- प्र/वह गद्र.  
 प्र/वद्विद्, प्रवेद ऐआ. ३, २, ४;  
 शांआ. ८, ६; तैआ. १, ३, २; २,  
 ६, १; १५, १; प्रवेद्य गो. १, १,

३२; प्रविद्वम् तै. ३, १, १, ७;  
 प्र-वेत्तु शां. २६, ११.  
 प्रवेदयते तैआ. ७, ५, १.  
 प्र-विद्वस्- -द्वंसौ तै. ३, ६, ६, ४;  
 -द्वान् तैआ. ३, १२, ७.  
 प्र/वद्विद्, प्राविन्दन् जै. १५५; प्रवि-  
 दत् श. १, ९, १, ५.  
 प्र-वद्विद्(√व्यध्)- -द्वानाम् श. ६,  
 २, १, ७; ७, ५, १, १.  
 प्र-वि/भू. प्रविभावयिषन्ति||ऐ. ५, ३.  
 प्र-विविक्ताहार-तर- -रःऽइव श. १४,  
 ६, ११, ४.  
 प्र/विश्व, प्रविशति ऐ. ४, २०; ७,  
 १३; शां. ७, १०; शांआ. ३,  
 ५; श. १, ६, ४, ५; १५; २, १, ४,  
 १९-२२; ३, १, ३; ४, १२; ३, २,  
 १, ६; २९; ५, ३, २, २; ८, ४, १,  
 १९; १०, ३, ३, ८; ११, १, ५, ३;  
 ३, ३, ३; १२, ८, ३, ३१; १४, १,  
 १, ३; २, २, २, ६; ३, ३, ४; ४, १, ७; २,  
 १, २, २; २, ५, ५; ३, १, ३, ६; २, ३१;  
 का. १, १, ४, १९-२२; ३, १, १;  
 ४, १, ११; तै. १, ४, ३, ३; २, १,  
 २, ९; ३, ७, १, ४; प्राविशति श.  
 २, ३, ४, २४; का. १, ४, १, १८;  
 तैआ. २, १८, १; तां. २, १०, ५;  
 ९, ५, ६; १७, ५, ७; १९, १७, ३;  
 २२, १७, ३; जै. ३; ४; ११०;  
 ११६; १२७; जैड. १, ११, १, ६;  
 ३, ३, ४, ६; प्र-विशति श. १२,  
 ८, ३, ३१; प्रविशन्ति श. २, ३,  
 १, ८; ३, ८, ५, ११; ९, २, ७; १४,  
 ७, २, १३; का. १, ३, १, ३; तां.  
 ९, १, १०; जै. १; २; सा. २,  
 ४, २; प. ५, ८; प्रविशसि जैड.  
 ४, ५, १, २; प्रविशामि  
 श. ३, २, १, ७; प्रविशेश शांआ.  
 ४, १४; श. १, १, ४, १६; १७;  
 २, ३, १; ६; ७; २, २, ३, ३; ३, ४,

२; ३, १, ३, ११; २, १, २, ६; ९, २,  
 १; ३, १, २; १८; १४, ९, २, ८-१२;  
 का. १, २, ३, २; ४, १, १; २, १, ३,  
 १८; १९; २, १, १५; २०; प्रवि-  
 विशुः जै. १२१; प्रवेक्ष्यामि सा.  
 ३, ८, ४; प्रविश तै. ३, ७, ६,  
 २४; तैआ. ७, ४, ३; मं. १, ५,  
 १४; सा. ३, ८, ३; प्रविशत् ऐआ.  
 २, ४, २; जै. ९९; जैड. १, ४,  
 ४, ३; २, ४, २, ११; प्रविशानि श.  
 २, ३, ३, २; तैआ. ७, ४, ३; प्रवि-  
 शाम ऐआ. २, १, ४; श. ४, ३,  
 ५, ४; प्राविशत् ऐ. २, ८; ऐआ.  
 २, १, ४; ४, २; शां. १, २; श.  
 २, २, ३, ८; ११; १४; २, ६; २, ७; ३,  
 ९, २, १०; ६, १, १, १०; २, १, ३;  
 ३, १, १०; २, ६; ३, १; ७, ३, २, १४;  
 ४, १, १३; १०, १, ३, २; १३, १, १,  
 ४; २, ५, १; ३; का. १, २, ३, ६;  
 ९; १२; २, ३; तै. १, १, ३, ३; ३,  
 ६, २; २, १, २, ५; ३, ३, ६, २; ८,  
 २, ४; ९, २, ३; तैआ. ५, २, ३;  
 २, १०; तां. ६, ५, १०; १२; ९,  
 २२; ८, १, १०; १२, ५, २१; १८,  
 ९, १; जै. १९०; जैड. २, ४, २,  
 १२; ४, ११, ३, २; गो. १, २, २, १;  
 प्राविशन् ऐ. ६, ४; ऐआ. २, ४,  
 २; श. १, ३, ३, १६; ४, ३, ५, ५;  
 ७; ८; ९, १, १, ११-१३; १२, ८,  
 ३, १, तां. २२, १७, २; जै. ६३;  
 ९९; २०३; जैड. १, ४, ४, ४-  
 ७; ९; गो. २, २, ७; ५, ६;  
 प्राविशः तै. ३, ७, ४, ८; प्रविशेत्  
 श. ३, ८, ५, ९; तैआ. १, ११,  
 ७; सा. १, ४, १; ३, ९, १; प्रावि-  
 क्षत् श. २, ३, ४, २; का. १, ४,  
 १, १.  
 प्रवेक्षयति श. १, ९, २, ३५; तै.  
 ३, ७, १, १; प्रवेक्ष्यामिः श. ४,

† 'प्रावः' इति मुपा. चिन्त्यः । तु. तैसं. ३, ५, २, ३; कासं. १७, ७; कापि.सं. २६, ६ । || 'प्य' इति कालि. मुपा. अशुद्धः ।



४, ५, १३; ५, ४, ३, १९; प्रवेशयान्  
तां. ६, ५, १०; प्रावेशयन् तै. १,  
८, २, १; तां. २१, १, २; जै.  
१४९<sup>३</sup>; १८५.

प्र-विशत्- -शत् तै. २, ६, २, २;  
-शन् श. ३, २, १, २९.

प्रविशन्ती- -न्तीनाम् सा. ३,  
७, १०.

प्र-विश्य ऐ. ३, १५; शां. १८, ९;  
शांआ. ४. १२; १३; तै. ३, ३,  
१, ५; तैआ. १, ३१, ३; गो. १,  
२, ३.

प्र-विष्ट, ष्टा- -ष्टः ऐ. ८, २०; श. १,  
१, ३, २; ८, ३, १२; ३, १, ३, २०;  
३, ४, ७; ४, १, २५; २, ५; ५, २, ४,  
१०; १४, ४, २, १६; ७, २, १७;  
का. १, ४, १, २४; २, १, ३, १; तै.  
१, २, १, २२; २, ७, १५, १<sup>३</sup>; ३, ७,  
५, ३; तैआ. ३, ११, १; २; १४,  
३; जै. ३<sup>६</sup>; जैउ. ३, २, ५, १२;  
मं. २, १, १४; २, १२; गो. २, १,  
३; -ष्टम् श. १२, ३, १, ९; तै.  
१, ३, ५, २; ३; ३, ७, ६, १२; तैआ.  
३, ११, २; ३; ५; -ष्टा श. १, १,  
४, १४; का. २, १, ३, १७; तै. १,  
१, १०, ३; ३, २, ५, ९; जै. १४;  
मं. १, ७, १; २, २, १५; -ष्टाः श.  
२, ३, ४, ३४; तै. १, ३, ५, ४; ३,  
७, ४, ३; जै. १४<sup>३</sup>; जैउ. ४, ३,  
१, ३; -ष्टानाम् श. १, ७, ४, ७;  
-ष्टाम् तै. १, २, १, ३; -ष्टेभ्यः  
श. २, ३, १, ९; का. १, ३,  
१, ४.

प्र-वीयमान(√वी)- -म् जै.  
१७१.

प्र√वृ, प्रवृणीते श. १, ३, ५, ३; ४, २,  
३<sup>३</sup>; ४<sup>३</sup>; ५, १, ४<sup>३</sup>; ९<sup>३</sup>; १०<sup>३</sup>; १३;  
२, ५, २, ३०; ६, १, २३<sup>३</sup>; ३, ४, ४,  
१०; ७, ४, १०; ४, ६, ५; का. १,  
५, १, २७; ६, १, १५; प्रवृणुते शां.

२८, ४; प्रवृणै श. १, ५, १, १;  
प्रावृणत श. १, २, ३, १<sup>३</sup>; ३. ३,  
१३; ५, १, २०; ३, ५, १, ३१; का.  
२, २, १, १५<sup>३</sup>; प्रवृणीन् ऐ. ७,  
२५; प्रावृह्वम् श. १, ३, ३,  
१३. प्रवर- गद्र.

प्र-वृत(√वृ)- -त्तः श. १, ५, १, १४;  
२, ५, २, ३०; ३. ८, १, १; -ते श.  
१, ९, १, २९.

प्रवृत-होमीय- -ये शां. १८,  
५.

प्रवृत्ता(-त्तऽआ)-हुति- -तीः शां.  
१०, ६<sup>३</sup>; गो. २, २, १७<sup>३</sup>.

प्र-नियमाण- -णे गो. १, ५, २१.

प्र√वृज्, प्रवृणक्ति ऐ. ७, २६; शां.  
८, ३; श. १, २, २, ७; ७, १, ११;  
६, ६, २, १; ७<sup>३</sup>; ७, १, २, १०; ११,  
५, ९, ११; १४, १, ३, १५; १७;  
प्रवृणक्ति श. ६, ६, १, २२; ९, २,  
१, १८; तैआ. ५, १, ७; ६, १<sup>३</sup>; २;  
३<sup>३</sup>; ११, ३; प्रवृञ्जन्ति तां. ७,  
५, ६; प्रवर्क्ष्यति श. १, ३, ३, १४;  
प्रवृणजानि शां. ५, ६; ७<sup>३</sup>; १८,  
१०; श. ४, ३, ५, २०; ४, १, ७<sup>३</sup>;  
गो. २, १, २४; २५<sup>३</sup>; प्रवृणजाम  
शां. ५, ७<sup>३</sup>; श. १, ८, १, ३८;  
प्रावृणक् श. १, ३, ३, १४<sup>३</sup>;  
प्रावृञ्जन् श. ७, १, २, ६; १०;  
प्रवृञ्ज्याद् शां. ८, ३<sup>३</sup>; श. १, २,  
२, ७; ३, ३, १४; ७, १, ११; १४,  
२, २, ४५; का. २, २, १, ६;  
प्रवृञ्ज्यात् श. ३, २, ४, १३; ६, ६,  
१, २२; ४, १०; १२, ५, २, ३; १४,  
२, २, ४४; ४६<sup>३</sup>; ४७<sup>३</sup>; तैआ. ५,  
६, ३<sup>३</sup>; जै. १९; गो. २, २, ६;  
प्रवृञ्ज्युः शां. ८, ७; प्रावर्क्षीः ऐ.  
७, २६.

प्रवृज्यते शां. २, १; तै. २, १, ३,  
२; ३, २, ८, ५; तैआ. ५, १०, २;  
१२, १<sup>३</sup>; २<sup>३</sup>; ३<sup>३</sup>; प्रावृज्यत श.

१४, १, १, १०<sup>३</sup>; प्रवर्ग्य-प्रवर्जन  
गद्र.

प्र-वृक्त, क्त- -क्तः श. १४, ३, २,  
२२-३०; तैआ. ५, ११, १; ४;  
-क्तम् श. ७, १, २, ६; -क्ताम्  
श. ७, १, २, १०.

प्र-वृजत्- -जत्सु शां. ८, ७.

प्र-वृज्य तैआ. ५, ७, ८.

प्र-वृज्य- -ज्यः तैआ. ५, ६, २.

प्र-वृज्यमान- -ने श. १४, १, ३, १६.

प्र√वृत्, प्रवर्तते तै. २, ६, १०, ५;  
गो. १, २, ९; प्रवर्तन्ते शां. १३,  
५; प. ५, ८; १०; गो. १, २, ९;  
प्रावर्तत तैआ. ५, १, ५; प्रावर्तन्त  
ऐ. ४, १७; तां. ४, १, २; जै.  
१६२.

प्रवर्तयति तै. १, १, ६, ८; प. ३,  
६; ८; प्रवर्तयन्ति शां. ९, ३<sup>३</sup>;  
तां. १३, ४, १३; ९, २५; प्रवर्त-  
याञ्चकार श. १, ६, ३, ८; प्रावर्त-  
यत् तां. १२, ६, ६; प्रवर्तयेयुः  
श. १, ५, ३, १७. प्रवर्तन-प्रवर्त्य-  
मान-ना-, गद्र.

प्र-वृत्- -त् तां. १, १०, ९; गो. २,  
२, १४; -ते तां. १, १०, ९.

प्र-वृत्- -त्तम् तां. ७, ७, १०; -त्तस्य  
शां. ५, १; गो. २, १, १९; -त्ताः  
सं. २; -त्तानि गो. २, २, १७;  
-त्तौ श. ५, ४, ३, २४; २६.

प्र√वृध्, प्रवर्धयति जैउ. २, १, २, ९.

प्र-वृद्ध- -म् जैउ. २, १, २, ९.

प्र√वृप्, प्रावर्षयन् श. १, ५, २,  
१८.

प्र√वृ(वृ)ह्, प्रवृहति श. ११, ५, ९,  
७<sup>३</sup>; १२; प्रवृहुः गो. २, ६, १३<sup>३</sup>;  
प्रवृहस्व श. ३, २, ४, २२; प्रावृ-  
हत् जै. १७४<sup>३</sup>; प्रावृहन्त श.  
११, ५, ९, ४; जै. १७४<sup>३</sup>.

प्र-वृद्ध- -द्धः जै. १७४<sup>३</sup>. प्र-व(व)हम्  
प्र√वृह् द्र.

प्र-बृह श. ३, ८, ५, ८; जै. ४७; ६३; १६६.	प्र/शंस्, प्रशंसति, प्र...शंसति तां. ५, ५, १३; जै. १६५; प्रशंसन्ति श. ३, ५, १, ११; १४, ४, ३, २४; ६, ८, ९; तै. २, ४, ३, १३; प्रशंसन्ति श. १, २, ५, १६; का. २, २, ३, १५; तै. २, ३, ५, ४; तैआ. १०, ६२, १; तां. १३, ३, १९ <sup>३</sup> ; ५, २७ <sup>३</sup> ; १४, ३, २०; जै. ८; प्रशंस श. १४, ६, ३, २; जै. ६ <sup>५</sup> ; प्र...शंस जैड. ३, २, ४, १०; प्रशंससुतुः श. १४, ६, २, १४; प्रशंससुतुः श. १४, ६, २, १४; प्रशंसिषः श. ३, ९, ४, २४; तां. ८, १, ३; ५; प्र...शंसिषम् ऐ. ४, ३; शां. २५, ७ <sup>३</sup> ; तै. २, ४, ३, १०; तां. ८, ६, ६ <sup>३</sup> ; प्र...अशंसिषम् तै. २, ५, ५, ७; ३, ७, ९, ६; तां. ८, ७, १; प्रप्र...अशंसिषम् तां. ८, ६, ५.	प्र-शास्तु- -स्तः ऐ. ५, ३४; शां. १७, ७; श. ४, ६, ६, ६; गो. २, ५, ४; -स्ता ऐ. ६, १४; शां. २८, ५; तै. ३, १२, ९, ४; -स्त्रा श. ११, ५, ५, ९; -स्त्रोः श. ५, ४, ३, ५ <sup>३</sup> ; तै. १, ७, ९, १.
प्र/वे, प्रवयति शांआ. ४, ६; श. ५, ३, ५, १५; प्रवयति श. ५, ३, ५, १५.	प्र-शिशु- -शुम् तै. २, ४, ६, १२.	प्र-शिशु- -शुम् तै. ३, ७, ५, ११; -शिषा श. ५, ४, ३, ५ <sup>३</sup> ; तै. १, ७, ९, १; गो. २, १, २.
प्र/वेप् प्रवेपयन्ति तै. २, ४, ४, ३.	प्र-शिशु- -शुम् तै. २, ४, ६, १२.	प्र/शिप्, प्रशिष्यात् ऐ. ७, १.
प्र-वेपान्- -नाय तैआ. ३, १५, १.	प्र-शीत(√श्ये)- -तम् श. ९, १, २, २६; -तेन श. ९, १, २, २६.	प्र-शीत(√श्ये)- -तम् श. ९, १, २, २६; -तेन श. ९, १, २, २६.
प्रवोवाज- -जाः गो. १, ५, २३ <sup>३</sup> .	प्र-शुक्रिय(←प्र शुक्र)- -यम् शां. २७, २; -यस्य शां. २२, ९.	प्र-शुक्रिय(←प्र शुक्र)- -यम् शां. २७, २; -यस्य शां. २२, ९.
प्र/व्यध्, प्रविध्यति श. ५, १, ५, १३; १४ <sup>३</sup> ; प्रविध्यति श. ५, १, ५, १४; प्राविध्यत् श. ६, १, १, १२; प्रविध्येत् तै. ३, ७, १, ३; प्र...विध्येत् गो. २, ३, ११; प्रइव विध्येत् शां. ११, ५. प्रविद्ध- गद्र.	प्र-शीर्ण-शीर्यं/शू द्र.	प्र-शीर्ण-शीर्यं/शू द्र.
प्र-व्याध्- -धः श. ५, १, ५, १३; -धाः श. ५, १, ५, १३; -धान् श. ५, १, ५, १३; १४; तै. १, ३, ६, ३.	प्र/शुम्, प्र...शुम्भन्ते शां. २१, २.	प्र/शुम्, प्र...शुम्भन्ते शां. २१, २.
प्र/व्रज्, प्र...व्रजति श. २, ४, १, ६; का. १, ४, २, ३; ७; प्रव्रजन्ति श. १४, ७, २, २५; गो. १, ३, १२; प्रव्रजाज शांआ. ६, १९; श. ९, ४, ४, १७; ११, ६, १, ३-७; १४, ७, ३, २५; प्राव्रजात् गो. १, १, ३३.	प्र-शीर्ण(र्ण→)र्णा- -र्णा श. ५, ३, २, ५ <sup>३</sup> .	प्र-शीर्ण(र्ण→)र्णा- -र्णा श. ५, ३, २, ५ <sup>३</sup> .
प्र-व्रजि(→त)ता- -ताः सा. २, ६, ११.	प्र-शीर्य श. १, ८, १, १३; ३९.	प्र-शीर्य श. १, ८, १, १३; ३९.
प्र-व्रजिप्यत्- -न् श. १४, ७, ३, २.	प्र-शुम्भन्ते शां. २१, २.	प्र-शुम्भन्ते शां. २१, २.
प्र-व्रजिन्- -जितः श. १४, ७, २, २५; -जिनाम् गो. १, २, ४.	प्र-शस्य जै. ६ <sup>३</sup> .	प्र-शस्य जै. ६ <sup>३</sup> .
प्र/वृहच्, प्रवृश्चति तै. २, २, १, ७; प. ३, ९; प्रावृश्चन् श. ६, ६, २, ११.	प्र/शाम्, प्रशामन्तु शांआ. १२, ३.	प्र/शाम्, प्रशामन्तु शांआ. १२, ३.
प्र/वृष्ठी, प्र...वृष्ठीनाति तै. ३, ११, ८, ८; गो. २, ३, १८; प्र...वृष्ठीनात् श. १३, १, ८, १; वृष्ठीनीयात् गो. २, ३, १८.	प्र-शाम्- -न् श. ३, १, ३, १०.	प्र-शाम्- -न् श. ३, १, ३, १०.
प्रवृष्ठीयत जै. २०८; प्रावृष्ठीयन्त श. ३, ७, ३, २; वृष्ठीयेरन् ऐ. ४, १९.	प्र-शास्(√शास्)- -शासा ऐ. २, ६; तै. ३, ६, ६, २.	प्र-शास्(√शास्)- -शासा ऐ. २, ६; तै. ३, ६, ६, २.
प्र-वृष्ठीय- -यात् ऐ. ४, १९.	प्र/शास्, प्रशास्ति श. १४, ७, २, २४; ८, ८, १; प्र...शाधि श. ११, ५, ५, ४; प्रशाध्वम् गो. १, १, २८.	प्र/शास्, प्रशास्ति श. १४, ७, २, २४; ८, ८, १; प्र...शाधि श. ११, ५, ५, ४; प्रशाध्वम् गो. १, १, २८.
	प्र-शासन- -नम् श. १, ५, १, २६; ९, १, १४; ४, २, ३, ११; -ने श. १४, ६, ८, ९ <sup>३</sup> .	प्र-शासन- -नम् श. १, ५, १, २६; ९, १, १४; ४, २, ३, ११; -ने श. १४, ६, ८, ९ <sup>३</sup> .
	प्र-श्वसितव्य- -म् तैआ. ७, ११, २.	प्र-श्वसितव्य- -म् तैआ. ७, ११, २.

प्रष्टि(√प्र१अस्)- -ष्टिभिः श. १३, ३,  
३, ९; तै. ३, ८, २१, ३; -ष्टीन् ऐ.  
८, २२; -ष्ट्यौ तै. १, ५, १२, ५.  
प्रष्टि-वाहन- -नः ऐआ. ३, १, १;  
शांआ. ७, २; ४; श. ५, २, ४, ९.  
प्रष्टि-वाहिन्- -हिनम् तै. १, ३, ६, ४;  
७, ९, १; -हिना तां. १६, १३,  
१२; -ही तै. १, ३, ६, ४; ७, १.  
५; ९, १.  
प्र√सज्, प्रसजति श. ४, २, ५, १३;  
५, ३, २, २; ४; प्रसजति श. १, ७,  
४, १२; ५, ३, २, २; ४; प्रसजानि  
शां. ३, ४७; प्रसजाम श. ३,  
८, २, २०; ३, १०; प्रसजेव  
श. १, ७, ३, २१; ४, १२.  
प्र√सद्, प्रसीदामि तां. १, ३, ४.  
प्रसादयति श. ५, २, १, ८; प्रसी-  
षद्व श. २, ५, २, २९; का. १,  
५, १, २६.  
प्र-सद्य श. ६, ८, २, ६.  
प्र-सन्न- -न्नः श. ५, १, १, १६; ६,  
८, २, ६.  
प्रसन्ना(-न्नसा)-त्मन्- -त्मानः  
तैआ. २, २०, १.  
प्र-साद- -दाव तैआ. १०, १०, १.  
प्र-सादयिष्यत्- -न् श. ३, ८, २, २;  
५, २, १, ८.  
प्र-साद्य सा. १, ५, ८.  
प्र-सीदत्- -दन् ऐ. ३, ३५; तां. ८,  
७, ५.  
प्र-सप्ता- -प्तः तै. २, ७, १२, ४.  
प्र-सरत्(√सृ)- -न् जैउ. ३, ६, १, ३.  
प्र-सर्पण(सृप)- -म् जै. १९०.  
प्र-सर्पत्- -न् गो. २, २, १९.  
प्रसल्वि शां. १०, ३६; श. २, ६, १,  
१५; ४१; २, १५; ७, ५, १, ३७;  
१४, १, ३, ३२; का. १, ६, १, ११;  
२७; २, ७.  
प्र-सव(√१स्)- -वः श. ५, १, ५, २६;

२, २, ५-७; ३, ५, १६; ९, २, ३, २१;  
१३, ४, २, १२; तै. १, ५, १, ३;  
३, १; ३, २, ५; ६, ६; ३, २, ३, १;  
-वम् तै. २, ४, ३, ११; ३, १, १,  
८; २, ८; तां. २४, १५, २; २५,  
६, २; ९, २; १७, २; -वस्य ऐ.  
२, ३८; श. ११, २, १, ३; -वात्  
शां. ६, १३; गो. २, १, १;  
-वानाम् ऐ. १, १६; ३०; ७, १६;  
शां. ५, २; तै. १, ७, ४, २; गो.  
२, २, ६; -वाय ऐ. १, ८; शां.  
६, १४; श. १, ५, १, १५; ७, ४,  
८; १४; २१; २, ३, १, ३७; ३८; ३,  
५, ३, १०; १२; ४, ६, ६, ७; ८; ५,  
१, १, ४; १५; ५, १६; ९, ३, ३,  
८; तै. २, ७, २, १; ३, १; १५, १;  
-वे ऐ. ८, ७; शां. ६, १४; श.  
१, १, २, १७; ३, ६; २, २, १; ४, ४;  
३, १, २३; २४; ७, ४, १३; ३, २,  
४, १२; ५, ४, ४; ६, १, ४; ७, १, १;  
४, ३; ९, ४, ३; ४, ६, ६, ६; ५, १,  
४, ४; २, २, १३; ४, १७; ६, ३,  
१, ३८; ४, १, १; ९, २, ३, १२; ३,  
४, १७; १४, १, २, ७; २, १, ६; का.  
२, १, २, १३; ३, ३; २, १, १, २,  
३; तै. १, ३, ५, २; ६, १; ८, २;  
७, १, ९; ९, ३; २, ६, ५, २; ३; ७,  
१३, ५; ३, २, ४, ५; ६, ३; ८, १, ९,  
१; ८, ३, २; तैआ. ३, १०, १; ४,  
२, १; ८, १; ५, २, ५; ७, १; तां. १,  
८, १; जै. ९; १३९; मं. १, ६,  
१८; गो. २, १, २; १०; -वेन श.  
१, ८, ३, १-४; ५, ४, ३, ८;  
१३, ४, २, १२; तै. १, ८, १, १.  
प्र-सवितृ- -त्ता शां. ६, १४; श. १,  
१, २, १७; ३, ६; २, ४, ४; ५, १,  
१५; ७, १, ४; ४, ८; १४; २१; २,  
३, ४, ३९; ५, १, १०; ४, ५; ३, ३,  
२, १०; ५, ३, १०; ७, १, ११; ८,

४, १३; ९, १, २०; ३, १४; ४, ३;  
४, ६, ६, ७; ८; ५, १, १, ४; १५;  
५, १६; ३, १, ७; ३, २; ५, ८; ४,  
५, ६; ५, ४, २०; ६, ५, ४, ११; १३,  
४, २, ६; १४, १, ३, १३; का. १,  
४, १, २८; ३, ८; ५, ३, ५; २, १, २,  
१३; ३, ३; २, २, ३; तै. ३, १०,  
१, २; ९, ७; १०, ३; तैआ. २, ११,  
१; जै. १६१; जैउ. ३, ४, ४, ३;  
-त्रा श. ५, ४, ५, २; -त्रे श.  
१३, ४, २, ६; तै. ३, ८, १२, १.  
प्रसव्य- -व्याः शां. १०, २.  
प्र√सह्, प्रसहते जै. १८०;  
प्रससाहिपे तै. २, ६, ९, १; ३, ५,  
७, ४.  
प्र-सह्य-साहिन्- -ने तैआ. १, ३, १, ६.  
प्र-सहन्- -ने तां. २१, १४, १८.  
प्रसाद-, प्रसादयिष्यत्-, प्रसाद्य,  
प्र√सद् द्र.  
प्र-साधन- -नः ऐ. ३, ११; -नम्  
तै. ३, ११, ६, ३.  
प्र-सामन्- -म जैउ. १, ४, १, ४.  
प्र-सामि श. ३, ९, १, ९; जैउ. १, ४,  
१, ४.  
प्र-सारण(√सृ)- -णम् तै. ३, ११, ७,  
२; गो. १, १, २६.  
प्र-सार्य तैआ. ४, ३, ५, १.  
प्र√सिन्च्, प्रसिपेच का. १, १, १,  
३; २, ४, ११; प्रसिञ्चव श. २, १,  
१, ५; २, ४, १५; प्रसिञ्चन् का. १,  
१, १, ३.  
प्रसिच्यते तैआ. १, ३०, १; प्रसि-  
च्येत श. १४, २, २, ५४.  
प्र-सिच्य शांआ. ४, ७.  
प्र-सिति(√सि)- -तिः तै. ३, ७, १३,  
४; तैआ. ४, २०, ३; -तिम् ऐ.  
१, १९; शां. ८, ४; श. १, २, १,  
१९; २१; ७, ४, १, ३३; का. २,  
१, ४, १८; १९; तै. ३, २, ६, ४;

७ 'प्रसजानि' 'प्रवृणजानि' इति पाठान्तरे । 'प्रवृहाजानि' इति आ. मुपा. चिन्त्यः । †=ऋ. ५, ६०, १; मंसं. ४, १४, ११;  
इत्यत्र 'प्र-सज्-' इति मुपा. । =अ. ७, ५०, ३; इत्यत्र च 'प्र-सक्-' इति मुपा. द्र. । ‡ 'प्रसवि-' इति अथो मुपा. ।

-त्यै श. १, ९, २, २०; तै. ३, ३, ९, ९.

प्र/सिध्, प्रासेधत् तां. १४, ३, १३.

प्र/सीव्, प्रसीव्यति श. ३, ५, ३, २५; ६, १, २५.

प्र/रसु, प्रसौति शां. ६, १४; श. १, ५, २, १; ७, ४, १४; ८, ३, १०; २, ५, २, ३०; ६, १, २३; ३, ४, ४, १०; ७, १, ११; ८, १, १; ५, १, १, १५; ५, १, १, ६; ६, ७, २, ४; ९, ३, ४, १; १३, १, २, ४; ६, २, ९; १४, १, ३, १३; तै. ३, २, ३, ८; ८, ४, १; तैआ. ७, ८, १.

प्र-सुत्, ता- -तः ऐ. ४, २४; श. १, ६, ३, ६; ५, ४, ५, ३; ५, ४, ७; ६, ६, ४, १४; १०, २, ५, १५; १६; १४, ५, १, ३; तां. १०, ३, ९, २५, ५, १, २; -ता तै. ३, १०, १, २; -ते शां. ७, ३; २८, ४; श. ३, ८, २, २७; ३, २९; ४, १, २, ६; ७, ५, ७, ६; १२, ६, १, २; १४, ३, १, २९; प. ३, १; -तेन तै. ३, १२, ९, ७; तां. २५, १८, ५.

प्र-सुन्वान- -नाय तां. ११, ५, १.

प्र/सुल्, प्रसुलामि तै. ३, ९, ७, ५.

प्र/सु, प्रसुवते तै. २, ७, १७, १; प्रसुवति गो. २, ५, ८; प्रसुवन्ति श. ५, २, २, ४; प्रस्वन्ति शां. १९, ५; प्रसुवामसि तैआ. २, ४, १; प्रसुवात् श. १३, ४, २, ६; १२; प्रसुवाति श. ६, ३, १, १५; प्रसुवाति तै. ३, १, १, ९; प्रसुवान् श. ५, ३, ३, २; प्रसुव श. १, ७, ४, ८; १४; ५, १, १, ४; १४-१६; ५, १६; ६, ३, १, १९; ९, ५, १, ५; ३; मं. १, १, १; प्रसुव जैउ. ४, ३, १, ३; प्रासुवत् श. १, ७, ४, ८; १४; ५, १, १, ४; ५, १६; गो. २, २, १०;

१४; प्रसूयात् शां. ६, १२; प्रासा-  
धीत् श. ६, ७, २, ४. प्रसव-  
प्रसवितृ- गद.

प्र-सुवत्- -न् तै. २, ६, १८, ४; ८, ६, १.

१प्र-सूत्, ता- -तः ऐ. २, ३८; श. २, ४, २, ११; ६, १, २३; ३, ४, ४, १०; ८, १, १; ५, २, २, ४; ७, २, १, १५; का. १, ५, १, २७; ६, १, १५; तै. १, ७, ६, ६; ७; ९, ३; ३, ७, ६, २; जैउ. ३, ४, ४, ३; ६; मं. २, ४, ६; गो. २, १, २; -तम् शां. ६, १२; श. ४, १, ४, ५; ६, ६, ८; गो. १, २, १०; -तस्य ऐ. ७, २०; -ताः शां. १७, ७; श. ६, ३, १, १४; १२, ८, ३, २९; तै. १, ६, २, ६; ७; २, ८, ७, ३; जैउ. ३, ४, ४, ३; गो. २, ५, ४; -तात् शांआ. ३, २; -तान् श. १३, ६, २, ९; -ते तै. ३, ३, ७, ६; -तौ श. २, ५, २, ३०.

१प्र-सूति- -त्यै तै. १, ७, ४, २; ८, ३, ४; ६, ३; ३, २, १, ४; २, १; ४, ५; ६, ३; ८, १; ९, १; ८; ३, ८, १०; ८, ३, २; तैआ. ३, ९, २; ५, २, १; ५; ७, १; गो. २, १, ४.

प्र/रसु, प्रसूयन्ते प. ५, ११.

प्र-सू- -सुवः तै. १, ६, ३, २; -सूः श. २, ५, १, १८; -स्वः श. २, ५, १, १८; का. १, ४, ३, १५.

२प्र-सू(त-→)ता- -ता तैआ. १०, १, १

२प्र-सूति- -तिः तै. ३, १२, ९, २; तैआ. १०, १, १; -त्यै तै. १, ७, ३, ५.

प्र/सृ, प्रसृजते शां. २६, ८; १५;

प्रसृजति गो. १८, १३; तै. २, ७, १५, ६; ८, ६, ७.

प्रसृजन्ति तै. १, ६, ४, २; प्रसृजति श. ८, १, ४, १०;

प्रसृजति श. ८, १, ४, ७; १०; प्रसारयन्ति जै. १६४; प्रसारय तै. ३, १०, ४, ३; प्रसृजति श. ८, १, ४, ८; प्रसारयत् तै. १, ६, ४, २; प्रसारि श. १, १, ४, ८; का. २, १, ३, १३. प्रसरत्, प्रसारण-प्रसार्य- गद.

प्र-सूत्, ता- -तः तै. १, ६, ४, २. तैआ. २, १, १; -ताः जैउ. १, १, २, ७; गो. १, ५, २४; -तान् श. १३, ४, १, ५; -ताम् श. ३, २, २, ७; २९; -तेन तैआ. २, १, १.

प्रसूत-च्छन्दस्- -न्दाः प. ३, ७.

प्रसूत-मात्र- -म् श. ४, ५, १०, ७.

प्र-सूति- -त्या तैआ. २, १, १.

प्र/सृज्, प्रसृजति श. ६, ४, ४, २२; ७, २, २, २१; ३, २, ११; १९;

प्रसृजतः श. १३, ४, २, १५; प्रसृजन्ति तै. ३, ८, १९, २; तां. २१, ४, १३; १४, ७; ८; प्रसृजत श. १३, ४, २, १५; प्रसृजानि शां. १०, ४;

प्रसृज्यन्ते ऐआ. १, ३, ५.

प्रसिसृक्षणि शां. २७, १.

प्र/सृप्, प्रसर्पति ऐ. २, ३६; ऐआ. ५, १, ३; गो. २, २, १९; प्रसर्पन्ति तां. १८, २, ९; ९, ४; प्रसर्पन्ति जै. १२; प्रासर्पत् तां. १६, १, १; प्रसर्पत् श. ५, ४, ५, ४; ५; प्रसर्पयुः तां. ५, ६, ७. प्रसर्पण-प्रसर्पत्- गद.

प्र-सृप्त- -प्तः गो. २, २, १९.

प्र-सृप्य तां. ५, ६, ७; गो. २, २, १९.

प्र-सृप्यत्- -न् शां १३, १७; गो. २, २, १८; १९.

प्र/स्कन्द, प्रस्कन्दन्ति तै. ३, २, ५, ११; ६, ४; प्रचस्कन्द श. १, ७, ४, ३; प्रास्कन्दत् श. ४, २, १,

† 'प्र-तिलामि' इति =य. २३, २४ । || 'सु-' इति L. -मुपा. चिन्त्यः । † 'नी?' इति मुपा. ।  
‡ 'प्रसृप्यन्' इति आन. मुपा. । उभयविधापि रूपसिद्धिः । अमागमस्य (पा. ६, १, ५९) वैकल्पिकत्वात् ।

११; प्र...अस्कन्दत् श. ९, १, १, ६.  
 प्रस्कन्दयति श. ४, ३, ५, २१.  
 प्रस्कन्दत्-न् तां. १४, ५, १५.  
 प्रस्कन्द्य श. ४, ५, १०, ७.  
 प्र-स्तव्य(√स्तम्भ्)-वधम् श १४,  
 ९, ३, ९.  
 प्र-स्तरु(√स्तृ)-रः ऐ. २, ३; श.  
 १, ३, ३, १२; ४, १०; ८, १, ४४;  
 ३, ११; १४; १६; २५; ९, २, १४; ३,  
 ४, १, १७; १८; ३, १९; ६, ३, १४;  
 तै. ३, ३, ६, ७; ८; ९, २; ३; ७, ६,  
 ८; तां. ६, ७, १७; १९; गो. २,  
 १, २; -रम् ऐ. ३, ३७; श. १,  
 ३, ३, ५; १२; ४, ११; ८, ३, ११;  
 १६; २, ५, १, १८; ६, १, १४;  
 १६; ४५; ३, ४, ३, २२; ६, ३, १०;  
 १४; ११, ४, १, १४; का. १,  
 ४, ३, १५; ६, १, ११; ३०;  
 तै. १, ६, ८, ८; ३, ३, ६, ६;  
 ८; १०; ९, २; ५; तां. ६, ७, १६;  
 १८; १९; २१; गो. १, ३, ९;  
 -रस्य श. १, ९, २, १४; १५; १६;  
 -रे ऐ. १, २६; श. १, ८, १, ४४;  
 ३, ४, ३, १९; -रेण श. १, ९, २,  
 १४; १५; ९, ५, १, ४८; तां. ६,  
 ७, १८; -रौ श. २, ५, २, ४२;  
 का. १, ५, १, ३७.  
 प्रस्तर-भाजन्-म् श. २, ६, १, १५;  
 का. १, ६, १, ११.  
 प्रस्तर-प्सु(√स्था)-घाः श. १, ८,  
 ३, २५.  
 प्र-स्ती(र्ण→)र्णा-र्णाः श. १, ५,  
 ३, १२.  
 प्र-स्तीर्य श. १२, ५, २, ७.  
 प्रस्ताव-प्र/स्तृ द्र.  
 प्र/स्तु, प्रस्तौति ऐ. ५, २३; ऐआ.  
 २, ३, ४; शां. १७, ७; श. १४,  
 ४, १, ३०; तै. २, २, ६, २; तां. ४,  
 ९, ९; ६, ८, ५; ६; ७; ९, २२;

७, ७, १; २; ९; ८, ३, ६; ४, ५; ९,  
 १, ६; १०, ९, १; १२, २; १२,  
 ११, २०; १५, १०, ७; ८; जै.  
 १९; ३१; १०५; १०६; १०७;  
 १७९; जैउ. १, ४, ३, २; २, १, २,  
 ९; ४, ७, १, ४; २, २; १२; गो.  
 २, ५, ४; प्र...स्तौति तां. १८, ९,  
 ११; प्र...स्त्वते श. ३, ५, ३,  
 २३; तै. २, ४, ३, ४; प्र...स्तौमि  
 श. १०, ४, १, ९; प्रास्तुवत तै.  
 १, ५, १०, २; ३; प्रस्तुयात् श. ४,  
 ६, ९, १७; १४, ४, १, ३०; जै.  
 ६२; प्रास्तावीत् गो. १, ३, ४.  
 प्र-स्ताव-वः ऐ. ३, २३; तां. १२,  
 १०, ७; जैउ. १, ३, २, ४; ५, १, २;  
 १०, १, २; ११, १, ३; ५; ९; १०;  
 २, १; १२, १, ३; २, १; ३; ५; ६;  
 ८; ९; १७, २, ८; १८, ३, ९; ४, ५;  
 ३, ७, १, ९; ष. ३, १; गो. २,  
 ३, २०; -वम् तां. १२, १०, ७;  
 जैउ. १, ३, १, ६; २, ७; ३, १; ३; ५;  
 ६, २, ७; १२, २, ७; -वाः स. २;  
 -वेन जैउ. १, ४, ३, ३; १०, १,  
 ४; गो. १, ५, २४.  
 प्रस्ताव-प्रतिहार-रान् जै. १२५.  
 प्र-स्तुत-तः तै. ३, १०, १, २;  
 -तम् तै. ३, १०, ९, ७; १०, २; -ते  
 जै. २६; २७; ११०.  
 प्र-स्तुत्य तै. ३, ६, ११, ३; तां. १२,  
 १०, ७; १३, ४, ११.  
 प्र-स्तुवत्-न् जैउ. १, ४, ३, २.  
 प्र-स्तुयमान-ने तां. ७, ७, १५.  
 प्र-स्तोतु-तः तैआ. ४, ४, १;  
 जैउ. ३, ४, २, ३; ६; -ता ऐ. ५,  
 ३४; शां. १७, ७; श. ४, २, ५,  
 ३; १४, ४, १, ३०; तै. ३, ९, २०,  
 १; १२, ९, ३; तैआ. ५, ९, ४; तां.  
 ६, ७, १३; ७, ७, ९; १८, ९, ११;  
 २५, ४, ५; १८, ४; जै. २०३; गो.

१, ५, २४; २, ५, ४; -तारम्  
 ऐआ. ५, १, ५; श. १२, १, १,  
 ६; गा. १, ४, ६; -तुः ऐ. ७, १;  
 तां. १८, ९, ११; गो. १, ३, १८;  
 -त्रे श. ४, ३, ४, २२; ५, ४, ५, २२.  
 प्र-स्तोतु-प्रति-हर्तु-र्तां तां. २५,  
 १५, ३; -र्तुभ्याम् तै. १, ८, ३, ३.  
 प्र-स्तोक-कौ आ. १, १८४.  
 प्र-स्तोभ-भः ऐआ. ५, २, २; -भौ  
 आ. १, ४७५.  
 प्र/स्था, प्रतिष्ठति श. ३, ८, ३, १७;  
 प्रतिष्ठन्ति तै. १, ३, ३, ७; प्रति-  
 ष्ठामि गो. २, ३, ५; प्रस्थास्यामि श.  
 १, ७, ४, १९; २१; २, ५, २, ४१; ६,  
 १, ४४; गो. २, १, ४; प्रस्थास्यामः  
 शां. ६, १२; का. १, ५, १, ३६;  
 ६, १, २९; प्रतिष्ठ श. १, ७, ४,  
 २२; प्रतिष्ठत तैआ. ६, ५, १;  
 प्र...अस्थात् ऐ. ५, १६; शां.  
 २६, १५; तै. २, ४, ३, १३;  
 प्र...अस्थुः ऐ. ४, ११.  
 प्र-स्थाय शां. २८, ६.  
 प्र-स्थावत्(मनुप्)-न् श. ७, २, २,  
 ११.  
 प्र-स्थित-तम् श. ३, ८, २, २७;  
 ३, २९; ५, १, ३, १४; -तस्य ऐ.  
 २, १०; तै. २, ८, ७, १०; -ताः  
 तै. २, ६, ११, १०; -तान् श. ४,  
 २, १, २३; ४, ४, ३, ९; -तानाम्  
 ऐ. ६, १०-१२; शां. १३, ६;  
 १४, ४; १५, १; १६, १; २९, २;  
 गो. २, २, २०-२२; -तेषु शां.  
 ३०, ११.  
 प्रस्थित-याज्या-ज्यानाम् ऐ. ५,  
 १०; गो. २, ६, १०.  
 प्र/स्ना, प्रस्नाति तां. ५, ८, ५; १४, ५,  
 १७; प्रस्नन्ति श. १२, २, १, १;  
 २; ४; तां. ५, ८, ५; ९, ४, १२; १४,  
 ५, १७; प्रस्नाथेयुः तां. १, ५, २;

‡ 'प्रतिष्ठासि' इति सिसाधयिपन् G. चिन्त्यः । 'प्रतिष्ठामि' इति पा. -मुकल्पः । † 'दना' इति कालि. मुपा. व्रष्टः ।

प्रस्तायुः श. १२, २, १, १.  
 प्र-स्ताय श. १२, २, १, ५; जै. ५५.  
 प्र-स्त्येय-यः श. १२, २, १, २; ४; ४;  
 गो. १, ५, २; -ये श. १२, २,  
 १, ४; गो. १, ५, २.  
 प्र√स्तु, प्रास्तुताम् जै. २०१.  
 प्र-स्त्यष्ट(√स्वच्)-ष्टः जै. १६८;  
 -ष्टात् जै. १६८<sup>१</sup>.  
 प्र√स्फुर, प्रास्फुरत् तां. ६, ९, २२.  
 प्र√स्वन्द, प्रास्वन्द श. ४, १, ५, ६;  
 प्रास्वन्दन्त गो. १, १, २.  
 प्र-स्त्यन्दिच्-न्दि श. १४, ६, ९, ३१.  
 प्र-संस-सात् ऐ. ५, १५.  
 प्र√सु, प्रसुवन्ति तै. ३, ७, ४, १.  
 प्रस्रावयते श. ४, २, ४, १८;  
 प्रस्रावयति श. ४, २, ४, २२;  
 प्रस्रावयन्ति शां. २, २; प्रस्रावयेत्  
 श. ४, २, ४, ७; १४, १, १, ३३;  
 प्र...स्रावयेत् श. ४, २, ४, ८.  
 प्र-स्रावयमाण-णः तां. ८, ७, ४.  
 प्र√स्वप्, प्रस्वपिति, प्रस्वपिति श.  
 १४, ७, १, १०; प्रस्वपेत् सा.  
 ३, ४, २; ३; प्रस्वप्यात् ऐ. ८,  
 २८.  
 प्रस्वर्त्(प्रऽसु/अर्च्), प्र...सु...अर्चत्  
 तै. २, ५, ८, १.  
 प्र√हन्, प्रहन्ति श. १, १, ४, २१;  
 का. २, १, ३, २२; तै. ३, ८, ४,  
 १; प्रहन्ति श. ३, ८, १, १५;  
 ४, ६, ८, ७; प्र...जवान का. १, १,  
 २, १०; जै. १५१<sup>१</sup>; प्राहन् जै.  
 ५३; प्राहन् जै. १७२; २०८.  
 प्रहरणत्स्-, प्रहरिष्यत्-, प्रहर्तुम्-  
 प्र√हृद्.  
 प्र-हर्षयत्(√हृप्)-यन्त् शां. १<sup>५</sup>, २;  
 -यन्तः शां. १<sup>५</sup>, २.  
 प्र-हस्तक-म् शांआ. २, ५.  
 प्र√हिहा, प्रजहति श. ४, ६, ८, ६;  
 ११; १६; प्रजहौ जै. ३, ६, ३,  
 ३; प्रजिहीत् श. १, ७, ४, १२;

महासीत् तै. १, २, १, २७; २, ५,  
 ८, ७; प्रहासीः ऐआ. २, ७, १.  
 प्र-जहित-तानि तां. ९, १०, १.  
 प्र-हा-म् तां. १६, १४, २; २०,  
 ११, ४.  
 प्र-हीण-णानि जै. १, ८, १, ५.  
 प्र√हि, प्रजिघ्यति ऐ. ८, २८<sup>१</sup>;  
 प्रहिणोति श. ३, २, ४, १०; २१;  
 तै. १, ६, ७, २; ८, ३, ४; प्रजिवाय  
 शांआ. ३, १<sup>१</sup>; तै. ३, १०, ९, ३;  
 प्रजिघ्यतुः ऐ. ८, २८<sup>१</sup>; प्रजिघ्युः  
 ऐ. ६, ३४; शां ३०, ५; प्रहि-  
 णुतात् तैआ. ६, १, ४; प्रहिणवाम  
 श. ३, २, ४, ३; प्रहिणोत् तै. २,  
 २, १०, १; प्रहिणवन् श. ३, २,  
 ४, ३; १०; २१; तै. १, ६, ७, २;  
 २, २, ७, ३; ११, ५; तां. ८, ४, १<sup>३</sup>;  
 जै. १३६; प्रहिणुयात् शांआ. ४,  
 ३; प्रहिपीत् श. ३, २, ४, १५;  
 तै. ३, १०, ९, ३.  
 प्र-हित, ता-त्तः श. ५, ३, १, ११;  
 तैआ. ४, २९, १; -ताम् ऐआ.  
 २, १, ५<sup>३</sup>; श. ३, २, ४, १५; -तौ  
 आ. जैआ. १, ९८; २८३. प्रहेय-अद्र.  
 प्रहितु-तोः आ. १, ३८२<sup>३</sup>; जैआ.  
 १, २३०; ३८२.  
 प्र√हु, प्रजुहति श. ९, २, ३, ३९;  
 प्र...जुहति श. १४, ४, ३, ३;  
 प्र...जुहरे श. ९, २, ३, ३९.  
 प्र-हुत-म् श. १४, ४, ३, ३.  
 प्र√हृ→म्, प्रहरति ऐ. २, १; ३५; ३, ७;  
 ४, १; शां. १४, २; श. १४, ३, १, २२;  
 तै. ३, ३, ९, ५<sup>३</sup>; प्रहरति श. १,  
 २, ४, १५<sup>३</sup>; १६; १७; १९; ५, २२;  
 ३, ५, १, ३२; ६, ४, १०; ७, १, २६;  
 ९, ४, १८; ४, ३, ३, ४; ५; ६, ७,  
 २, १३-१६; ७, ३, २, ६; ७; ९,  
 १, २, ११; का. २, २, २, ८-११;  
 ३, २१; तै. १, ७, ६, ७; २, १, ५,  
 ११; ३, २, २, १; ५; ९, ६; ११, ३;

७, २, ७; तैआ. १, २६, ६; तां.  
 ७, ५, १३; ८, ५, ३; १९, १८, ३;  
 जै. ७५; ८१; प. ३, ८<sup>५</sup>; ११<sup>५</sup>;  
 ४, ४; गो. २, ३, ३; प्रहरन्ति  
 ऐ. २, ३; तै. ३, ३, २, ५; तां.  
 १२, १०, १६; प. ४, ४; प्रहरामि  
 श. १, २, ५, २२; ३, ९, ४, १७;  
 १८; का. २, २, ३, २१; तै. २, १,  
 ५, ११; प्रजहार श. ४, ३, ३, ५;  
 प्रजहार श. १, २, ४, १; ६, ४,  
 १; ४, १, ३, १; का. २, २,  
 २, १; ५; प्रजस्रुः ऐ. १, २८;  
 प्रहर्तास्मि ऐ. २, १६; प्रहरि-  
 प्यामि श. ५, ५, ५, २; प्रहर ऐ.  
 ३, २०; शां. १<sup>५</sup>, २; श. २, ५,  
 ४, ६; का. १, ५, ३, ६; तैआ. ४,  
 २८, १; तां. १५, ५, २०; प्रह-  
 रामा३ तां. १२, १०, १५; प्रहराव  
 श. ५, २, ४, ११; प्राहरत् ऐ. २,  
 १६; ४, १; २; श. १, २, ४, १; ६;  
 का. २, २, २, १; तै. १, ७, ६, ६;  
 तां. ८, १, २; ५, २<sup>३</sup>; ८, ९; १४, ४,  
 ५; जै. ५०; प्राहन् ऐ. २, ३१;  
 श. ७, ३, २, ५; जै. ८१; प्राह-  
 रम् श. १, ६, ४, ४; प्रहरेत्  
 तै. ३, ३, २, ५; ७, २, ७;  
 जै. १४५; प्राहार्पीत् श. ३, ७,  
 १, १७; १८; प्राहार्पीः श. १, ६,  
 ३, १७; ५, ५, ५, ३; ४; ५; तां. २०,  
 १५, ६<sup>३</sup>; जै. १४८<sup>३</sup>.  
 प्रहियेत तै. ३, ७, २, ६.  
 प्राजिहीर्षत् श. ५, ५, ५, १.  
 प्र-हरणत्स्(ः) प. ३, ३-५.  
 प्र-हरिष्यत्-न्त् श. ३, ९, ४, १७;  
 ९, २, २, १.  
 प्र-हर्तुम् शां. ३, ६; १५, २; जै. ६६.  
 प्र-हार्थे-र्थे श. ११, ८, २, १.  
 प्र-हृत-त्तः ऐ. ३, ८; श. १, २,  
 ४, १; ३, ७, २, ३; ११, ८, २, १<sup>५</sup>;  
 का. २, २, २, १; गो. २, ३, ५.

प्र-हृत्य तै. १,६, ३,१०; ३,२,४,२;  
तां. ८,१,२.

प्र-हियमाण-णाय ऐ. १,१६; शां  
८,१;९,२; श. ३,४,१, २,३;५,  
२, २; ६,३, ९; ९,२, ३,१;  
-णेभ्यः श. ७,३,२,५;७.

प्र-हेति(√हृन्)-त्तयः श. ८, ६,१,  
१५; १६; १७-२०; २१.

प्र-हेय(√हि)-यः श. ५, ३, १,  
११.

प्र-होषिन्(√हु)-षिणः जै. १९८.

प्र-ह्राद(√ह्रा[=हा]द्)-दः तै. १,  
५,९,१; १०,७. =प्रह्राद-

प्रह्लादीय-यान् शांआ. ५,१.

प्र-ह्व(√ह्वृ)-ह्वः ऐ. ३,९.

प्र√ह्वे, प्र√ह्वे तै. २, ४,५,७; प्र√  
ह्वामहे तै. ३,१,३,२.

√प्रा, प्रमौ तै. २, ८, ८, २; अम्राः ऐ.  
३, २, २; ४, २९.

प्राकर्ष(←गर्कष)-म् आ. जैआ. १,  
२४३; २७३; ३१३.

प्राकाश(←प्र-काश)-शौ श. ५,  
४,५,२,२; तां. १८,९,१०.

प्रा(प्रऽआ)√कृ, प्र√आकरोति तै. ३,  
२,१,४.

प्राकृत(←प्रकृति)-त्तः श. ११,२,  
५,१; -त्तानि श. १,१,२,७.

प्राक्रीडित-त्तः गो. १,१,१२.

प्रागाथ-थान् शां. १८,३.

प्राची-प्राच्य, प्राञ्च्-द्र.

प्राञ्(प्र√अञ्), प्राञ्जति श. ३, ३,४,  
९; १०; प्राञ्जत् श. १, ४, ४,  
१५.

प्राज्यन्ते तां. ७,२,६.

प्राजमान-नः ऐ. ४,९.

प्राजापत्य, त्या(←प्रजापति)-त्यः ऐ.  
१, २,१; ८, १४; १९; शां. २५,  
१०; शांआ. १,१; श. ४, ६,१,  
३; ६,२,१,२९; २,५; १०; ११;  
१२; १५; ५,३,९; ११, १,६,  
१४; १६; ८, ३, १; १३, १,१,१;

२,३; ९; २,२,१५; ६,८; ३,३,४;  
तै. १,१,५,५; २,५,३; ३,७,५;  
८,२,३; २,२,५,३; ७,१, ३; ३,  
२, २,१; ३,२,१; ७,२; ८,९;  
७, १,२; २,१; ८, २,१; ३,६;  
४,२; ७,३; ८,४; २,२,३; ९,४,  
५; ८,२; १६,१; तैआ. १, १,३,३;  
२६,४; ५,३,५; १०, ६,३,१; तां.  
१,२,४; ६,४,१; ५,३; ६; १८;  
१८,६, ९; ९, ११; जैउ. ३,६,  
२,३; ७, ३, २; आ. १; सा. १,  
१,१४; ३,९,८; गो. २, ३, १८;  
-त्यम् ऐ. ४,२६; ६,२०; ऐआ.  
१,२,२; शां. २३, २; ४; ६; ८;  
२५,११; १५; शांआ. १,१; २,  
१; १७; श. १,४, ५,१२; ६,३,  
२७; ४, ५, ९,२; ६,३, ३; ६,  
२, २, १; २; २१; २३; १०,  
४,४,४; ६, ५, ८; ११, ५, ४,  
१; १२, ३,५,१; ४,२,१; १३,१,  
८,२; ३,४,१; ४,४,१; ५,२,२३;  
३,७; १४,७,२,५; तै. १, २,५,  
३; ४, ८, ६; २,१,४, ६; ३,३,७,  
३; ९, ११, १; १६,१; २२,४;  
तैआ. १०, ६,३, १; तां. ४, ८,  
७; १५; ७, ८, ३; ८, ५, १४; ११,  
४, ८; २१, १४, १९; जै. ३,४;  
३,७; १६१; आ. १, १६५; ३९१;  
४५९; ४७०; जैआ. १, ३,५५;  
४५९; २,२,६; १२, १५; २४, १९;  
५, २,१; गो. १,२,२०; ५,२,२;  
३, १९; २, २, २३; -त्यया ऐ.  
७,५; तै. १,३, १०, १०; ८, ५,  
५; ३,७, २, १; -त्यस्य श. ६,  
२, २, ३६; आ. १; २, १५, ७;  
सा. २, ८, ३; दै. ३, २, २; -त्या  
शां. ६,१; तै. २, १, २, २; तैआ.  
४, ४, १, ३; ६; ५, २, १; -त्याः  
श. १,२,४, ८; ५, १; ४, १, ३, ४;  
५, ३, २; ४, ६; ७, २, २, २; ९, २,  
३, ४; २, १, १, ८; ३, १, २, २, ८;

४,३,२; ३,२,१,१८; ४, ४, ३; ५,  
४, २; ६, १, ८; ४, २, ४, १, १; ५, १,  
१, १; ३, ८-१०; १२; ६, २, १,  
२, ७; ३, ३; ६, २, १, १; ३, २; ८, १,  
१; ७, ४, २, ३, ३; ८, १, ३, २; ९,  
२, ३, ८; ५, १, १, २; ११, १, ८, १, ४,  
१, १, १; ५, ९, ३; १२, २, २, ९; १३,  
६, २, ८; ८, १, ५, २, १; १४, ४, १,  
१; २, १; का. १, १, १, ६; २, ९, २, २,  
६; ३, २, २; ६, ४, २; २, २, २, ६;  
३, १; तै. १, ३, ३, २; ३, ९, ९, ३;  
तैआ. १, २, ६, ४; तां. ६, ५, १, ८;  
११, ४, २; १५, १०, १; जै. १, ४, ४;  
आ. २, ४, १०; जैआ. २, १, ४,  
१०; दै. २, ९; गो. १, ३, ८;  
१०; १२; -त्यात् गो. १, २, २, १;  
-त्यान् श. ५, १, ३, ७; ११, ४,  
१, ४; तै. १, ३, ४, ३; -त्यानि  
शां. २, ४, ९; २५, १, ५; श. १,  
६, १, २, ०; जैआ. २, १, ४, १; दै.  
१, ४; २०; -त्याभिः श. १, ३,  
२, ६, ८; ५, ३, ६; तै. ३, ९, ४,  
५; -त्याभ्यः जै. ३, ५; -त्याम्  
ऐ. ३, ३, ८; शां. ४, १, ३; ५, १,  
६; सा. १, १, ४; ३, ७; -त्याय  
जैउ. ३, ७, ३, २; -त्ये ऐ. ३,  
३, ०; शां. २, ७, ४; श. ६, २, २,  
१०; २, ३; तै. ३, ८, १, १, १; जै.  
३, ५; आ. १, ४, ७, ४; ५, ७, १; जैआ.  
१, ४, ७, ४; -त्येन शां. १, ९, २;  
श. ४, ६, ८, ३; ८; १, ३; तै. ३,  
९, २, ४; -त्यौ श. ६, २, २,  
१, १.

प्राजापत्य-हविस्-पः गो. १, २,  
२, २.

प्राञ्च्-कृ, ग् ऐ. ७, १, २; ऐआ. १,  
२, ४; २, ३, ३; ४; ५, १, १; ३; ६;  
२; ४; ३, १; ३; शां. २, २; ६,  
१, ४; ७, ६; १९, १, ८; २९, ५; श.  
१, ७, ३, १, ३; ८, २, ८; २, ४, ४,  
२, ३; ६, १, १, २; ३, ९, ४, २, १;

४, १, १, २, ४, ३, २, २, ४, ३, १; ६,  
 ८, १, ५; १२; ७, ४, १, ३, ५; ८, ६, २,  
 १, ५; २, १, २, २, ५; २, ७; १०, १, ४,  
 १२; का. १, ६, १, ८; २, २, १, १९;  
 तै. ३, २, ३, ४; १०, ३; तैआ.  
 २, १३, १; ५, ११, ६; तां. १४,  
 १०, ३; आ. २, २२, ८; सं. ३;  
 सा. २, ७, ८; गो. १, ३, ९; २, १,  
 २; ६, १३; प्राङ् ए. १, ८; ५,  
 २६; ७, ५; ८, ६; ९; १०; ऐआ.  
 १, २, ४; २, १, ८; ५, १, २, ३; ४;  
 ३, २; शांआ. १, ७; २, १७; श.  
 १, १, १, १; २, २, १; ३, २; ३, १,  
 १२; २०; ४, १, १, ४; ६, ३, १, १; ७,  
 १, १, २; ८, ३, १, २; ९, २, २, ५; ३,  
 १३; २, २; २, ३, ३, १६; ४, ३, ५;  
 ६, १, १, १; ३, १, १, ६; २, १, ५;  
 ३, २, ६; ५, १, १; ४; ६, १, ३; ४,  
 ५; ८, ४, ३; ५; ४, ४, १, १, ४; ५, २,  
 १७; ५, १, २, १६; २, ४, १, ९; ३,  
 ४, ५; ५, २, २; ६, ४, ३, १०; ६,  
 २, २; ३; ४; ७, २, १; ९; १२; ८,  
 १, ८; ७, ४, १, १, ८; ३, ५; ४, ५;  
 १, ३; ८, ६, २, १, ५; ७, ४, १०;  
 ९, १, २, १, २; १, ५; १०, ५, ५, ७;  
 ११, १, ६, २, ३; ६, १, २; ३; १२,  
 ४, ४, ६; ७; ७, ३, १०; १४, १, १,  
 १०; २, २, १; २, ८; का. १, ३, ४,  
 १३; ४, १, २, ५; ६, १, ८; २, १, १, १;  
 २, १, ५; ३, १; २, ४, ९; तै. १, ३, ३,  
 ७; ६, ३, ७; २, १, ९, ३; २, ४, ५;  
 ३, २, २; ६, १, २; ३, ७, २, ५; ८, ५,  
 २; ११, ७, १; ९, ८; तैआ. २, ११,  
 १; ५, ८, ४; जै. २, ४; १०, १; १, ५; ६;  
 जैड. १, ९, १, ३; ३, ४, ३, २; ४,  
 ६, २, ३; प. २, ४; गो. १, १,  
 ४; ३, ९; २, ६, ६; प्राङ् इ श.  
 १, ३, १, १, ०; ३, १, २, १, २; १४,  
 २, २, २, ९; ३, १, २, ८; का. २, २,  
 ४, ७; तै. १, ३, ६, ५; प्राच: ऐ.

६, २, २; ८, १०; शां. २९, ४; अ.  
 १, २, १, ४; ४, २, २, ७; ६, ३, २,  
 ६; ४, ४, २, २; ७, २, २, २, १,  
 ८, ६, २, १, ५; १०, २, ३, १; ८;  
 १४, १, ३, १; का. २, १, ४, ३; तै.  
 २, ४, १, २; ३, २, १०, १; तां. १,  
 ९, ७; जैड. ३, ५, ९, ३; गो. १,  
 ३, १, ३; २, ६, ५; १२; प्राचा जै.  
 ५०; प्राचि ऐ. १, १, ४; प्राची श.  
 ३, ५, ३, १, ७; प्राञ्च: ऐ. ६, ९;  
 शां. ७, ६; २, ७, ६; २, ८, ३; श. १, २,  
 ५, २; २, २, ४, १, २; ३, ३, २, ५;  
 ६, ३, १, ०; ४, ३, २, २; ६, ९, १०;  
 १, ५; ५, २, ४, १, ५; ५, २, ३; ६, ३,  
 १, २, ८; ३, २; १, ४; १०, २, ३, १, १;  
 ११, २, ७, २, ७; १३, ५, २, १, ६;  
 १४, ६, १, १, ५; का. १, २, ४, ९;  
 २, २, २, २; तै. १, ३, ६, ५; ८, ४,  
 १; ३, २, ९, ७; तां. ४, ९, १; ६,  
 ४, १, ४; १, ५; ५, १, ९; जै. ९, ७;  
 १, ३, ०; १, ५, ६; १, ९, ०; सं. २, ६,  
 ३; प. ३, १; गो. २, १, २, ५;  
 २, १, ७; प्राञ्चम् ऐ. ७, ५; एआ.  
 ५, १, ४; शां. ३, ८, ५, ७; ७, ६;  
 ९, १, ६; २, ६, १, ४; श. १, २, ५, ६;  
 ७, ३, २, २; २, ५; ८, ३, ५; १, ८;  
 २, १, ४, ८; १, ८; २, ३; ३,  
 २, ३, १, ६; ६, १, ६; १, २; ७, १,  
 ३; ४, ३, २, १, २; ५, १, २, १, ७;  
 २, ४, १, ९; ३, ५, ३, ०; ४, २, १, ६,  
 ४, ३, १, ०; ६, ४, १, ०; १, ४; १, ५;  
 ७, २, ९; ३, ९; ७, ३, २, १, १;  
 १, ७; १, ९; ४, १, १, ८; ५, १, ३, ६;  
 २, १, ९; ८, १, १, ४; ६, १, १, ६;  
 १०, २, ३, १; ५, ५, १, २; ६; ७;  
 ११, ५, ३, १, २; ८, २, १; १२, ४,  
 ३, २; ६; ४, ६; ७, ३, २, २; १३,  
 ४, २, १, ५; १४, ९, ४, २; का. १,  
 १, ४, ७; १, ८; २, ३; २, २, ३, ५;  
 तै. १, १, ५, ६; ९, १, ०; ३, २, २,

८; ३, ६, ५; ७, १, २; १, २, ५, ५;  
 तैआ. ५, ८, ५; ९, २; ३; तां. १,  
 २, ४; ६, ५, ३; २, ०; २, ७, २, ४;  
 प. २, ४; गो. १, ३, २, २; प्राञ्चि  
 तै. ३, ३, १, ४; प्राञ्चौ शांआ. १,  
 ७; श. ४, २, १, १, ८; ११, ४, १,  
 १, ३; १४, १, ३, २, ६; २, ७; ३, १,  
 १, ९; तै. ३, २, ९, ९; गो. १, ३,  
 ९; प्राञ्ज: तैआ. ६, १०, २;  
 प्राची-ची ऐ. १, ८; शां. ७,  
 १०; १८, १०; श. १, २, ५, १, ४;  
 १, ७; ३, १, १, ७; ७, १, १, २; ८, ३,  
 १, ८; २, ३, १, ३; ३, १, १, २; ६;  
 २, ३, १, ६; ५, १, ९; ६, ४, १, २;  
 ४, ५, ८, १, १; ६, ७, ६; ५, ३, २,  
 ५; ५, १, ३; ६, ३, ३, २; ४, ४, २, २;  
 ६, २, ३; ८, १, ८; ८, ३, १, १, २;  
 १, ४; ५, ३, ५; ६, १, ५; २, १, ५;  
 ९, २, ३, २, ५; ३, ४, १, ३; १०, ६,  
 ५, ३; ११, १, ६, २, १; ८, ३, ६;  
 १३, ४, २, १, ५; ५, ४, २, ४; ६, २,  
 १, ८; ७, १, १, ३; १४, ६, १, १, ५;  
 का. २, २, ३, १, २; १, ६; ४, १, ४;  
 तै. १, १, ४, ६; १०, २; २, ८, २,  
 ५; ३, ३, ३, २; १, १, ५, १; ९, ८;  
 १, २, ९, १; तैआ. १, २, ३, ५; तां.  
 ५, २, ३; ६, ५, २, ०; जै. १, १, ७;  
 जैड. १, १०, १, २; प. ३, १; गो.  
 १, ५, १, ५; -ची: शां. ३, ०, ८;  
 श. ७, १, १, १, ८; ४, २, ४, ०;  
 ९, १, १, ३, ८; तै. २, ३, ६, ४, ३,  
 १, १, ९, ७; तैआ. ४, ६, १; जै.  
 २, ०, ४; जैड. १, ६, २, ४; ४, १, १,  
 १, २; गो. १, १, ३, ९; -चीम् ऐ.  
 १, ७; १, ४; ८, ५; शां. ७, ६; २, ८,  
 १; श. १, ८, ३, १; २, ३, ३, १, ६;  
 ५, २, २, ९; ३, २, ३, १, ६; ५, १,  
 २, ९; ३, ०; ६, १, ६; ८, २, २; ४, ५,  
 ७, ४; ५, २, १, ८; ४, १, ३; ७, २,  
 २, ९; १, १; ३, १, २, ०; ८, ५, १, १, ३;

‡ =-ञ्चः । जकारदखान्दस इति भा. ।



९, २, ३, २५; १०, २, ३, ४;  
 ११, १, ६, २१<sup>३</sup>; २, ७, ७, ४, २, १३:  
 १५; १३, ८, १, ५; २, ६; ३, ९;  
 १४, १, ३, ८; ३, १, २, २: का. १,  
 १, २, १; ५, १, २६; तै. १, १, ७,  
 १; ८, ५; २, १, २२; २, १, ८, १:  
 ३, २, १, ३<sup>३</sup>; ९, ८; ३, ९, १; ७, ४,  
 ८; तैआ. ६, १२, १; तां. १६,  
 ११, ५; १६; १७, १, ४; १९, ३,  
 ४; २०, ४, ३; प. ४, ४; ५, ३;  
 गो. १, १, १०: १७; २, १८; ५,  
 १६: -च्य: ऐ. ३, ४४; शां.  
 १५, ४; श. ४, ४, २, ४; ६, ८, ६:  
 ११; १६; ७, ४, २, ४०; ९, ३,  
 १, १८<sup>३</sup>; ११, १, ६, २१; १४, ६,  
 ८, ९; गो. १, १, ७; २, १०; २,  
 ४, १०; -च्या तै. २, ५, १, ३<sup>३</sup>  
 -च्या: का. १, १, २, १: तै. ३, २,  
 २, ३; गो. १, १, १०; -च्याम्  
 ऐ. १, १२<sup>३</sup>; १४<sup>३</sup>; ८, १०; १४<sup>३</sup>:  
 १९; श. २, १, २, ३; ७, ३, १, २०;  
 १०, २, ६, ३; ११, ६, १, ८; १४, ६,  
 ९, २१; का. १, १, २, १; तैआ. २,  
 ११, १; तां. १६, १३, १२; जै.  
 १८६; जैड. १, १०, १, ३; २, ३, १,  
 १; ४, ६, २, ३; सं. २, १, १; -च्यै  
 श. २, १, २, ३<sup>३</sup>; ७, ३, २, ११; ८,  
 ६, २, १५; तैआ. २, २०, १; जै.  
 ११७; -च्यौ श. ७, ४, १, ४४;  
 १०, ५, ५, ७.

प्राक्-कूल-लेपु सां. १, ३, २.  
 प्राक्-प्रवण, णा-णम् श. ३, १, १, २;  
 -णा श. १, २, ५, १७; का. २,  
 २, ३, १६.  
 प्राक्-प्रातराशिक-म् आ. १.  
 प्राक्-शिरस्-रत्सम् सा. २, ५, ३<sup>३</sup>;  
 -रा: श. १४, ९, ३, १३; गा.  
 ३, ४, २.  
 प्रागपु(कूडअपाक्)-म् श. ८, १,  
 ४, २<sup>३</sup>.

प्रागुदक्-प्रवण-म् ष. २, १०: गो.  
 १, २, ११; १४.  
 प्रागुदग्द्वार-रै ऐआ. ५, १, १.  
 प्रागुदीची-च्याम् तैआ. २,  
 ११, १.  
 प्राग्-इ(ण्ड)ण्डा-म् ऐ. ७, ५.  
 प्राग्-दश-म् श. ३, ३, २, ९.  
 प्राग्-द्वार-रै ऐआ. ५, १, १.  
 प्राग्-मुख-ख: ऐआ. ५, १, २: गो.  
 १, १, २२; गो. २, २, ९.  
 प्राचीन-म् श. १, ४, १, १५; १७:  
 ३८<sup>३</sup>: ३, ४, ३, २; १०, १, ५, २; ३<sup>३</sup>:  
 तै. १, ५, ३, १; २<sup>३</sup>: ३; २, १, ३, ४:  
 ६, ८, २; ३; ३, २, २, ८<sup>३</sup>; ९, ८; ३.  
 १, ४; ६, ५; ६, ३, २; ४; ८, २, ४: तां.  
 १०, २, ५; ६-२<sup>३</sup>, ८, ४; जै. ११७:  
 प. ३, १; गो. २, २, १७.  
 प्राचीन-ग्रीव-वम् श. ७, ३, २,  
 २; ९, ३, ४, १४; १२, ५, २, ७:  
 जै. १३९; -वे श. ३, २, १, १:  
 ६, ४, १, ६; ७, ३, २, १; ९, ३,  
 ४, १०; १४, १, २, २; -वेण ऐ.  
 ८, ६.  
 प्राचीन-प्रजनन-ना: श. ७, ४, २,  
 ४०.  
 प्राचीन-योग-०ग जैड. १, १२,  
 ५, १.  
 प्राचीन-योगी-पुत्र-त्र: -त्रात्  
 श. १४, ९, ४, ३२.  
 प्राचीन-योग्य-०ग्य श. १०, ६,  
 १, ५; ११, ५, ३, ८-१२: तैआ. ७,  
 ६, २: जै. १२५; गो. १, ३, ११;  
 १३; -ग्य: श. ११, ५, ३, १;  
 जैड. ३, ७, ३, २<sup>३</sup>; गो. १, ३, ११;  
 -ग्याय जैड. ३, ७, ३, २<sup>३</sup>.  
 प्राचीन-वंश, शा-शम् श. ३, १,  
 १, ६; ६, १, २, ३; -शा श. ३, १,  
 १, ७; ४, ६, ८, २०.  
 प्राचीन-शाला-ला: जैड. ३, २,  
 ५, १.

प्राचीन-शालि-लि: जैड. ३, २,  
 २, २; ३; ५; ७; -लिम् जैड. ३, २,  
 ५, २.  
 प्राचीना(-नडअ)-अ-आणि श.  
 ३, ५, ४, २०: ६, १, १४; ७, १, ७.  
 प्राचीना(-नडआ)-तान(√तन्)-  
 -ना: ऐ. ८, १७; -नान् ऐ. ८, १२;  
 -नानि शांआ. ३, ५.  
 प्राचीना(-नडआ)-वीत्(√व्ये)-  
 -म् तैआ. २, १, १.  
 प्राचीनावीत्तिन्-तिन: श. २, ४,  
 २, ३; ६, १, २४; का. १, ३, ३, २; ६,  
 १, १५; -ती श. २, ४, २, ९;  
 ६, १, ८; १३; ४०; १२, ५, १, ६,  
 का. १, ३, ३, ९; ६, १, ७; १०; तै.  
 १, ४, ६, ६; ६, ८, २; ९, ३.  
 प्राच्य, च्या-च्यम् शां. ९, ४;  
 -च्या: श. १, ७, ३, ८; १३, ८, १,  
 ५; २, १: -च्यानाम् ऐ. ८, १४;  
 -च्याम् श. ९, ५, १, ६४.  
 प्राच्य-वत्(वति) जै. ११५.  
 प्राच्य(-चीडअ)-पाब्चा(-ञ्चूडआ)-  
 ली||-लीपु सं. २.  
 प्राण्(प्र√अन्), प्राणिति ऐ. २, ३४;  
 शां. २, ७; शांआ. ४, ५; श. २,  
 २, १, १०; ३, ८, ३, १५; ४, ५; ७;  
 ५, १, १६-१९; ८, ५, १, १७; १२;  
 ३, २, ७; ८; १४, ४, ३, १; ५<sup>३</sup>: ६, ५,  
 १; तै. ३, १२, ६, १; तैआ. ५, ३,  
 १; तां. २०, १६, ६; जैड. १, ९,  
 २, २<sup>३</sup>; २, १, १, १८; ४, १, १६;  
 १७; ३, ६, ४, २; ४, १०, १, ९; प.  
 १, ३; गो. १, ५, ५<sup>३</sup>: प्राणन्ति  
 शां. २, २; श. १०, ५, ३, ५;  
 प्राणिप्यन्ति जै. १७; प्राणन्तु जै.  
 १७; प्राणन् जै. १७; प्राण्यात् श.  
 १४, ४, ३, ३४; प्राण्यात् श. ४,  
 ६, १, ७; तैआ. ८, ७, १; प्राणि-  
 पम् शां. २, ७.  
 प्राणयत् श. ७, ५, १, २१<sup>३</sup>;

प्राणयः तैआ. ३, १४, ४.

प्राण- -०ण ऐ. २, २१; तै. ३, १०,  
 ८, ३; ११, ५, ४; तां. १, ६, १६;  
 मं. २, १, १४; प्राणऽइति श.  
 ११, ८, ३, ६; -णः ऐ. १, ७;  
 १९; २०; २८; २, २; ४; १०: २१;  
 २४; २६; २८; २९; ३८; ३९:  
 ४०; ३, २; २९; ४, १४; ५, २५;  
 २८; ३१; ६, ८; १४; २६; ७, ५;  
 १३; ८, २३; २५; ऐआ. १, ३, ८;  
 ४, १; २; ३; ५, १; २, १, २; ४;  
 ५; ६; ८; २, १; ३; ४; ३; ३; ६;  
 ८; ४, १; २; ३, ६; ३, १, १; २;  
 ४; ६; २, १; २; ६; ५, १, ५; ३, २;  
 शां. २, ८; ५, ८; ६, १५; ७, १; ४;  
 ८, १; ४; ५; ६; ९, ६; ११, ४; १२,  
 ४; ७; १३, २; ५; ९; १४, २; ४;  
 १५, २; ३; ४; १६, २; ३; ४;  
 १७, १; २; ७; १८, ४; २०, ५;  
 शांआ. १, ८; २, १; ३, ५; ४, १;  
 २; ३; १२; १३; १४; ५, २; ३;  
 ४; ७; ८; ६, २०; ७, २; ४; ५; ९;  
 १०; १५; १९; २०; ८, १; २; ११;  
 ९, २; ७; १०, ३; ८; ११, २; ६;  
 ८; श. १, १, २, १४; ३, १, ७; २,  
 ३; ५, १५; ४, १, २; ५; २, २; ३, ३;  
 ८; १०; ५, १, ८; ८, १, २; २, १, ४,  
 २०; २२; २, १, ६; १०; २, १५;  
 ३, १, ३, २०; २, २, २३; ४, २,  
 ६; ७, ४, ८; ९; ८, २, ६; ९; २४;  
 ३, ८; ९; १५; ३७; ४, १; २; ३; ४;  
 ५; ८; ९; ७, १, १; ३; ९; १७;  
 २२; २६; २७; २, १; २; ११; २७;  
 २, १, २९; २, ९; ३, १; ४, १; ३,  
 ४, २५; २९; ४, १, १; ४; ५; ७;  
 १०; १४; १५; २, १०; १, ५, १३;  
 ५, २, १, ४; ४, ९; १०; ६, १, १,  
 २; २, १, २; १४; १५; २८; २, १,  
 २४; २, ६; ७; १२; १३; ३८;  
 ३, १, ८; ९; १७; ४, २, १; २; ५;

५, १, ५; २, ३-६; ३, ८; ४, १५;  
 ६, २, ६; ७; ७, ३, ११; ४, ३; ७, १,  
 १, १५; २६; २, १; ५; ६; ७; १०;  
 १३; १४; २१; २, १, १२; ३, १,  
 २; ५; ४५; ४, १, १६; २, २; ८;  
 ९; ११; २०; २८; ५, १, ७; १६;  
 २१; ३५; २, ८; १२; ५, १, १,  
 ४-६; ३, ८; १०; ४, १; २;  
 १०; २, ३, २; ३, १, १०; १३; २,  
 ४; १३; १४; ४, ४; ५; ४, १, २७;  
 २, ६; ३, ४; ५, १, १४; २, ४; ७;  
 ६, २, ८; १६; ७, १, २२; २, ११;  
 १४; ३, २; ३; ६; ११; १९; २०;  
 २१; ४, १९; ९, १, २, ३८; २, १,  
 ४; ८; २३; २, ५; ३, १६; १९;  
 ३१; ३, १, ५; २४; ४, २, १०; ५,  
 १, ६८; १०, १, १, ९; २, ३; ४;  
 ५; ३, ४; ४, २; १२; २, ६, १५;  
 १८; १९; ३, १, १; २; ७; ८; २,  
 ८; ३; ६; ७; ५, ४; ५; १५; ४, १,  
 १७; २३; ५, २; ५, २, १४; ३, ५;  
 ६; ४, १२; ६, १, ७; २, ४; ७; १०;  
 ४, १; ५, ३; ११, १, ६, ८; १७;  
 ३०; ३३; २, ४, ५; ६; ६, २; ३, १,  
 ८; ४, २, ८; १, ३, ८; ४, १५; ९, २;  
 ६, ३, १०; ७, २, ५; ८, ३, ४; ७;  
 १२, १, १, ११; २, ४, १; ३, ४, १०;  
 ७, २, ५; ३, २, २; ८, १, ११; २०, २,  
 २५; २७; ९, १, १४; १६; २, १, २;  
 १३, ३, ८, १; १४, १, ३, ३०;  
 ७; २, २, ३, २; ३, १, २, १; २, ९, १,  
 ४; ८; २, १; २, ५; २, १, ७; ३, १;  
 ३, १०; ११-१४; १७; १९; २०;  
 २९; ३१; ३३; ४, ३; ५, १, ११;  
 १८; २, २; ३, ८; ५, ७; ६, १, ८;  
 १२; २, २; १३; ७, २, १; ९, ९; १३;  
 २७; १०, २; ३; ७, २, ३; ८, ९, १;  
 १३, १; ३; १४, १; २; ३; ४; १५;  
 ३; ६; ९, १, १५; २, १; १३; का  
 १, १, ४, २०; २२; २, १,

४; ७; २, १०; २, १, २, १२;  
 तै. १, १, १, ३; ७, १; ८, १; ४; २,  
 १, १७; ५, ३, १; ६, ९, ९; २, १, ५,  
 ९; ३, ९, ४; ५; ५, १, १; ६, ५, ४;  
 ३, २, ३, ३; ३, १, ५; ५, ३; ७, २;  
 ९; ७, ४, १, २; ७, ७; ९, ३; ८, १५,  
 २; ३; १०, ८, ५; ९; ९, ५; १२, ९,  
 ३; तैआ. १, ७, २; २, ५, १; ३;  
 १७, १; ३, १, १; ४, १; ७, २; ३;  
 १४, ४; ५, ४, ३; ११; ६, ४; ७,  
 ११; ८, १२; १०, ५; ७, ५, ३; ७,  
 १; ८, २, १; ३, १; ९, ३, १; ७, १;  
 १०, १४, १; ६, ३, १; ६४, १; तां.  
 १, ५, १७; २, २, २; १५, ३; ३, ६,  
 ३; ४, ६, ८; ५, १०, ३; ६, २, २; ७,  
 १, ९; १०; ३, ७; ८; २८; ६, १४;  
 १७; ९, १; ५; १०, ४, १; ४;  
 १६, ३, ६; ८, ९; १३, २;  
 १४, ५; १६, ७; १७, १२, २; १८,  
 ६, २६; १९, ५, ९; ७, ७; ११, ३;  
 ६; २०, १, ६; १६, ६; २२, ९, ४;  
 २४, ११, ९; २५, १८, ४; जै. २४;  
 २६; ३६; ९५; ११३; १२६;  
 १३१; १६८; २१२; जौड. १,  
 १, १, ७; २, १; २, २, २; ८, १,  
 १०; २, ४; ८; ९, २, १; ११,  
 १, २; ३; १२, २, ८; ३, ७; ५, ४;  
 १३, २, २; ३; १५, २, २; १७, १,  
 २; ३; १८, २, ८; ५, ७; २, १, १,  
 १; २, ६; २, १, १२; २, १; ३, १;  
 २; ४-७; ४, १; २; ३; ४; ५; ६;  
 ७-१०; ३, २, ८; ३, ४; ४, १,  
 १६; २, १२; ३, १, १, १८; २, ५-  
 ८; १३; ३, ३; ६; १०; १२; ४, ३;  
 १२; २, ५, ५; ९; ६, ४, २-४; ९;  
 ५, १; ५; ६; ६, १; ७, २; ८, २; ९,  
 २; ७, १, २; ४, २, १, ११; ५, १, ४;  
 ८, १, १; १०; २, ६; १०; ४, ४;  
 १०, १, १; २; ९; ११, १, २; ९; १०;  
 ११; २, २-५; ५, १; प. १, ३;

प्राणाः इति अज. मुपा. चिन्त्यः ।

२, १; २; ५; ७; ३, ७; गो. १, १, ४;  
 ३३; ३७-३९; ३, १४; ४, ५; ५,  
 ४; १५; २५; २, १, २६; २, ३; १४;  
 ३, ७; ८; ४, ११; ५, ४; १४;  
 -णःऽइव तै. २, ३, ९, ५; -णम्  
 ऐ. १, १९; २०; २८; २, ४; ६;  
 २१; २६; २९; ४०; ३, २; २९;  
 ६, २४; २८; ८, ११; ऐआ. २,  
 १, ७; ३, ५; ३, १, ४; ६, २, ६;  
 ५, १, ४; ३, २; शां. ५, ८; ७, ३;  
 ४; ५; ८, १; ११, ८; १२, ४; १३,  
 ९; १४, २; ३; ४; १६, २; ३;  
 १७, २; ७; २०, ३; २५, १३;  
 शांआ. ४, ४; ५; १३; १४; १५;  
 ५, २; ६; ७, ९; १०; १९; ८, ११;  
 १०, ३; शा. १, ३, ५, १५; ४, ३,  
 ३; ११; १८; २०; ८, १, २३; २, २,  
 १, ६; १०; ३, ३, ८; ३, ३, २, १९;  
 ४, २, ६; ८, २, ६; २४; ३, ८; ९, ४,  
 ७; ४, १, १, ३; १७; १८; २४; २,  
 २; २, १, २९; २, ११; ३, ४, २५;  
 ४, १, १; ५; ५, २, ४; ५; ५, २, २,  
 १७; ६, २, १, २४; ४, २, ५; ५, ३,  
 ८; ४, १५; ७, १, २, २१; ३,  
 १, २; ५; ४५; ४, १, १६;  
 २, २; १३; २०; ५, १, ७; २४;  
 ८, १, १, ५; ६; ३, १०; ४, १, १०;  
 २, ३, ३; ३, २, १४; ७, २, ११; १४;  
 ३, ६; ११; ९, २, ३, १६; १९;  
 ३१; १०, ३, ३, ६; ५, ४; ५, ३, ५,  
 ११, १, ६, ३; ३, १, ८; ५, ३, ९, ४,  
 १५; ७, २, ५; ८, ३, ६; ७; १२,  
 १, १, ११; ३, १, ८; ७, २, ५; ८, २,  
 २७; १४, १, ३, ३०; २, २, ३२;  
 ३, १, २९; ४, १, ४; ८; १४; ३, ८;  
 २२; ६, ७, २१; ७, २, ३; २१; का.  
 १, २, १, ४; ६; ७; तै. १, १, १, २,  
 ३; ४; २, १, २४; ५, ७, १; ६, ९,  
 ८; ९; ७, ८, ३; २, ३, ६, ३; ७, ३;  
 ५, १, १; ६, १४, १; २०, १; ८, ८,

३; ३, २, ३, ३; ३, ५, ३; ७, २; ९;  
 ४, १८, १; ६, ६, २; ७, ७, २; ८,  
 १५, २; ३; १०, ९, ५; ६; तैआ.  
 ३, ११, ३; ४; ४, २, ५; ३, १; ५,  
 ३; ७, ४, ३; ७; ११; ६, ४; १०, ६;  
 ८, ३, १; ९, १, १; ३, १; १०,  
 ३६, १; तां. १, १०, ५; ३, ६, ३;  
 ५, ४, १; ७, १, १०; ६, ११; १०,  
 ५, ५; १६, ३, ६; १९, १०, १४;  
 २०, १, ६; जै. १४; ३६; ११६;  
 ११९; १६४; २१२; जैल. १,  
 १, २, २; ३, २, ५; १२, २, ७; १४,  
 ४, १; २, २, २, ४-७; ४, २, ६; ३,  
 १, १, १४-१८; २, ५, ५; ९; ३, १,  
 २; ४, ७, १, २; ८, २, ५; ११, ३,  
 ८; ५, १५; सा. १, ७, ४; मं. १,  
 ५, १५; ष. २, १; ३; गो. १, १,  
 १८; ३९; २, ४; ४, ५; ५, ८;  
 १७; २, १, २६; २, ३; ३, ७; ६,  
 ८; -णस्य ऐ. २, २६; ऐआ. २,  
 १, ७; ३, ३; ३, २, ५; ५, ३, २;  
 शांआ. ४, १; २; ८, ८; शा. ६,  
 २, २, ३; ७, १, ११; ८, ६, २,  
 १; १०, ३, १, २; ७; ८; ५, ३,  
 ५; ६, ३, २; १२, ९, १, १४; १४, ४,  
 ३, १७; २०; ६, १०, ३; ७, २, २१;  
 तै. २, ६, ४, ५; तैआ. ३, ७, ३;  
 ४, ११, ३; ५, ९, २; ७, १, ९; जैल.  
 ३, १, ३, १४; ४, ८, ३, ७; १०, १,  
 २; मं. १, ३, १०; -णा तां. १३,  
 ५, ३; १४, ११, ३; -णाः ऐ. १,  
 ११; १५; १७; २०; २, ४; २६;  
 २७; २८; २९; ३०; ३, ३; १४;  
 १६; २९; ४, १६; ६, २०; २६;  
 २८; ३१; ऐआ. १, १, २; २, ४;  
 ३, ७; ८; ५, १; २; शां. १,  
 ५; ७, १; ९; १०; ८, ३; ६; ८;  
 १०, ३-५; १३, ५; ६; ९; १४, ४;  
 १५, ३; ४; १७, २; ७; १८, १, २;  
 २३, ६; २५, १, २; १३; २८, ९;

२९, ८; ३०, ८; शांआ. २, २;  
 ३, ६; ५, २; ३; शा. १, ३, ५, १३;  
 ४, ३, ८; ५, २, ५; ४, १; ९, १, १५;  
 २, २, १, १०; २, १८; ३, १, ३,  
 २१; ४, २, ३; २, २, १, ३; ५, ४, १४;  
 १७; ८, १, ३; २, ४; ४, १; ४, २,  
 ४, १, ३; ५, ९, ३; ५; ९; १०; १२;  
 ६, १, १; ५, २, ४, ९; ४, १, १३;  
 ५, ४, २७; ६, १, १, १; ४; २, ११;  
 ३६; २, १, २, ४; २, ९; ३, ४; ३,  
 १, १, ३; १५; २१; ४, २, ५; ५,  
 ३, ११; ७, १, २०; २, ३; ४, ५;  
 ८, २, १०; १२; ७, १, १, २, ४;  
 २, १, ३; १५; २, २, १, ८; १९; २०;  
 ३, ३; ५; ४, २, ६; ४, २, ३, ५; ३, ६;  
 ३७; ५, १, २, १; ३, ५; २, ६; ८;  
 ९; १०; ८, १, १, १-३; २,  
 १०; ३, १; १०; ४, २; २, २, ८;  
 ३, २, १, ४; ४, १, २; ४; ५; १, २;  
 १४; १५; ४, १, ३; ४; ५; ८;  
 २, १, ३; ३, ४-९; १२; १७; १८;  
 ३, १९; ५, २, ७; ११; ६, १, ५, ३,  
 १७; ७, ३, ३; २१; ४, १९;  
 २१; ९, १, १, ३; ३, ८; ४, ३;  
 २, २, १, ३, २; २, १, १, ३; १४; १७;  
 २, ६; ३, ३, २; ४, ४; ३, १, ७; ९;  
 २२; २, ३, ३, १, २; १, ३; १८, ४,  
 २, १०; ३, ६; ११; ५, २, ८;  
 १०, १, ३, १; ४, १; २, २, ३; ३,  
 ५; ३, १, ९; २, १, २; ५, २, १, ४;  
 ३, ८; ४, ५, ७; ५, ९; ६, ५, ६; ११,  
 १, ६, २, ९; ३०; २, १, २; ३; ६, ४;  
 ९; ७, २, ७; ५, १, ५; ६, ३, ७; १२,  
 १, १, ७; ४, २; २, २, ४, ५; १५; ३,  
 २, १; २; ५; ४, १०; ११; ४, ३,  
 ६; ७, ३, १, ६; ८, १, ११; १, २; २, २;  
 २, २, ५; ९, १, ९; १०; १३, १, ७,  
 २; ४; २, ५, ४; ८, ५; ९, ९; १४,  
 १, ३, ३०; ३, २; ४, १; ७; २, २,  
 ३१; ३३; ३४; ३९; ५, १; ३, १,

† 'प्राणवंशाम्' इति आन मुपा सा. च । † 'विमक्तराकारः' साम. १६, ३, ५; द्र. १ क्र. (९, १०२, १) -पाठस्तु 'क्राणा' इति ।

२१; २, ३; १८; ४, ३, २६; ३२;  
 ५, १, २३; २, ५; ३; ११; ५, १५;  
 ६, २, १२; ९, ५; ११, ५; ७, २, १;  
 ३; ८; ८, १५, ७; ९, २, ७; का. १,  
 २, २, १३; तै. १, २, ३, ३; ३, ७,  
 ४, ५; ७, ८, २; ८, ५, ३; ३, २, १,  
 ७; ३, २, ३, ३; ४; ५, २; ८, ८;  
 ९; ३, ७, ३; ११; ७, १४, २; ८,  
 १०, २; ४; ५; १७, ५; ९, ६,  
 १; २; ३; ७, ४; तैआ. १, ७, २;  
 ५, ४, ४; १३; ६, ९; ८, ८; ९, १०;  
 ७, ५, ३; १०, १०, १; २२, १;  
 ६३, १; तां. २, १४, २; १५, ३;  
 ६, ५, १५; ८, ३; १७; ७, १, ७;  
 ७, ६; ८, ५, ५; ९, ३, ४; ८, १५;  
 ९, ४; १७, ७, ६; ९, १८; ११, ९;  
 १६, १, १२; १८, ५, ११; २०, ४,  
 २; १६, ५; २२, ४, ३; ५, ६; ७, ८;  
 १२, ४; २३, ३, ९; १२, ५; २७, ३,  
 ४; १४, २; ३; २५, १, ८; ३, ५;  
 जै. ३, ७; ४४; ७८; ९६; १६४;  
 १६९; १८०; जैट. १, ६, २, ३;  
 ३, ५; १३, १, ७; १८, २, ६; २,  
 १, २, ७; २, ३, ८-१०; ४, ४; ७-  
 ९, ४, ३, ६; ३, १, ३, १४; १५; ६,  
 ९, ३; ७, २, १, ३; ४; ६; ७; ९;  
 १०; ६, २, ४; ११, ३, ९; सा. ३,  
 ७, ३; प. ३, १२; गो. १, ३, ८;  
 १४; ४, ६; २०; २४; ५, ३; ५८;  
 २, १, १; ३; ३, ७; ६, २; ८; ९;  
 -णात् षे. ५, ९; ८, २८; ऐआ.  
 २, ३, ६; ४, १; ३, २, २; शां. दि,  
 १०; ९, ६; ११, ८; १२, ७; १३,  
 ९; २३, ६; शांआ. ८, २; श. २,  
 १, ४, २९; ५, ५, ४, १०; ६, ७,  
 ४, ३; ७, ३, १, ४; ५, २, ६; ८,  
 ३, १, १३; २, १३; ६, २, ८; १०,  
 ३, २, ७; ३, ६; ११, ६, ३०; १७,  
 ४, ३, ३४; ५, ३, ६; ६, ७, २१; ८,  
 १३, १; का. १, १, ४, २६; तै.  
 १, ४, ६, २; ५, ७, १; तैआ. ३, १२,

६; ९, ३, १; तां. ७, ६, ८; ६, १४;  
 १६, ८, ९; १४, ५; १६, ७; १९, ५,  
 ९; ७, ७; ११, ६; २३, १९, ९; जै.  
 ९, ५; जैट. ७, ८, २, ६; -णात्  
 षे. १, ११; १७; २०; २, ४; ६;  
 २१; २८; २९; ३०; ३, ३; १४;  
 २९; ७, १०; १६; ५, १५; ६, २०;  
 २६; २७; २८; ७, १; १२; २६;  
 ८, २२; ऐआ. १, ५, २; शां. दि,  
 १४; ७, ९; १०; ८, ६; १०, ४; ५;  
 १३, ५; ६; ९; १७, ४; १५, ३;  
 ४; १६, ३; १७, २; ७; १८, ८; १२;  
 २५, १२; २९, ८; शांआ. ७, १५;  
 ९, ७; श. १, ५, ४, १; ९, १, १५;  
 २, ३, ३, ७; ३, ५, ४, १७; ८, २,  
 ४; ६; ७; ९; ७, १, १, १८; २, ४,  
 १३; ५, ९, ३; ५; ७; ९; १०;  
 १२; ६, १, १; ५, २, ४, १०; ६,  
 १, १, २; ३, १, १६; १७; ५, ३,  
 ११; ७, २, २, १८; ४, २३; ४, २,  
 ३६; ५, १, २१; २, ८; ९; १०;  
 ८, १, १, १; २; ५; २, ११; ३, १;  
 १०; २, ३, ३; ३, २, १४; ४, १; ३;  
 ६; १४; १५; ४, ३, २; ४, १२; ७,  
 ३, ३; ४, २१; ९, २, १, १७; ३,  
 १, ७; ८; २२; ३, १२; १३; ४, ३,  
 ६; १०, ५, ३, ८; ५, ९; ११, १, ६,  
 ३०; ७, २, ४; ८, ४, ६; १२, १, १,  
 ७; २, २, ५; ३, ४, ११; ४, ३, ६;  
 ७, ३, १६; ८, १, २२; २, २, ५;  
 ९, १, ९; १३, १, ७, २; ४; २, ८, २;  
 ५; १७, १, ४, १; २, ३, १; ३३;  
 ३४; ५, १; ३, १, २१; ५, १, २०;  
 २, ५; ८, १५, ७; ९, २, १३; ४,  
 २३; तै. १, १, १, ५; ५, ७; २, ३,  
 ३; ३, ७, ४; ७, ८, ३; ८, ५, ३; २,  
 ३, २, २; ६, ४; ७, ४; ३, २, ५, ३;  
 ६, ४; ७, ३; ३, ७, ३; ११; ८, १; २;  
 ५; ७, ६, ८, १०, २; ५; १७,  
 ५; ९, ६, १; ३; ७, ४; तैआ. १,  
 १४, १; २२, ११; २, १८, १; ५,

३, १; ४, ४; ७; ६, १०; ९, २; १०;  
 १२, १; १०, ४, ८, १; तां. २, १५,  
 ३; ६, ५, १५; ६, १९; ८, ४; ७, ३, ७;  
 २८; ५, २; ७, ६; ८, ५, ५; ९, ३,  
 ४; ८, १५; ९, ४; १०, १२, १; १७,  
 ७, ६; ११, ३; १६, १, १२; १७,  
 १२, २; १९, १, ३; २७, १४, २;  
 जै. ९; १०; २४; २६; ३६; ४४;  
 ७८; ११३; १५१; १६४; १६८;  
 १८०; जैट. २, ४, २, ११; प. २,  
 ३; ३, १२; गो. १, ३, ९; २, १६;  
 ३, १२; २, १, १; ३; २, १४; ३, ७;  
 ५, ४; ६, २; ८; ९; १०; -णानाम्  
 षे. १, ७; १५; २, २८; २९; ३,  
 ३; ऐआ. १, ३, ८; शां. दि, १४; ८,  
 ३; ८; १३, ५; ९; १७, ७; १८, ८,  
 शांआ. ५, २; श. १, ४, ३, ८;  
 ७, ५, १, २२; २, ६; ८, ३, ४,  
 ३; १०, १, २, ३; ३, ५, ७; ४;  
 २, २१; ११, ५, २, ४; १२,  
 ८, २, २८; ९, १, १०; १३, ४,  
 ४, ६; १७, ३, २, ३; ४, ३, ३; ५,  
 १, १७; तै. १, १, ५, ७; ३, ४, ५;  
 ६, ९, ८; २, १, ६, १; २; ३; ३, ३,  
 ८, ५; तैआ. ५, ३, १; ४, २; ३;  
 १३; ७, ९; १०, ३, ७; तां. २,  
 १५, ३; ६, ८, ३; १७; १७, ९, १८;  
 ११, ९; १६, ५, २; १८, ८, १५;  
 जै. २०९; सं. १, ६, २०; प. १,  
 ३; ५; गो. २, ३, ७; ५, ४; ६, २;  
 -णानाम् इह प. १, ३; -णाम्याम्  
 जैट. ७, ८, ४, २; -णाय ऐआ.  
 ५, १, ४; ३, २; शांआ. ७, १; २;  
 श. १, १, २, १४; २, १, १९; २१;  
 ८, १, १४; ७, १, १, २६; २७; ५,  
 ६, २; ७, ४, २, ८; २, १२;  
 ८, ३, १, १०; २, ४; ४, २, ६; ७, १,  
 २२; ३, १९; १०, ४, १, १८; ६, २,  
 ७; १३, २, १, ५; ८, २; ५, १, ४;  
 १७, ३, २, १७; ७, १, ४; १, ३,  
 ४; का. २, १, २, १२; ४, १८;

१९; तै. ३, २, ६, ४; ७, ५, १३;  
 ८, १८, ३; ९, ६, १; तैआ. ४, ५,  
 १; १५, १; १०, ३३, १; ३४, १;  
 तां. १, ३, ५, ९; १०, ५; ५, ६,  
 १४; सा. ३, ८, २; ष. २, ९;  
 -णे ऐ. २, २६; ५, ३१; ऐआ.  
 २, १, ४; ३, ५; ३, १, ६; २, १; ६:  
 शां. २, ८; ७, ३; १६, ३; १७, ७;  
 शांआ. ४, ५; १३; १४; ५, ३;  
 ८; ६, २०; ७, १९; ८, १; १०, १;  
 ११, १; ५; ६; शा. ६, १, २, १५;  
 ७, १, २, ९; ५, १, १७; २७; २,  
 ५१; ८, १, १, ६; ७, ३, २; ९, २,  
 १, ४; ३, १९; १०, ३, ५, ६; ६, २,  
 ४; १२, ८, १, २०; ९, २, १२; १४,  
 ४, १, ४; ३, ३४; ६, ७, २१; ९,  
 २७; ८, १३, ३; १४, २, ३; १५, ६;  
 तै. १, २, १, २०; ३, १०, ८, ४,  
 तैआ. ४, १०, २; ५, ८, ७; ९, ७,  
 १; १०, ३, ३, १; ३४, १; ३६, १;  
 ६३, १; तां. १, ५, १७; ५, १०,  
 ३; जैड. १, १२, ०, ३; ४, ७, १,  
 ५; ८, ३, १; ३; १०; ५, ३; सं. २,  
 २, ४; गो. १, १, ३८; २, २२; ३,  
 १४; -णेन ऐ. २, २७; ३, ३;  
 ३५; ६, २८; ऐआ. १, ४, १; २;  
 ३; ५, १; २, १, ६; ७; ४, ३; ३,  
 १, ६; शां. २, ७; ७, १; ४;  
 १२, ५; शांआ. १, ८; २, १; ३,  
 ७; ४, ८; ९; ५, २; ४; ६; ७, ३;  
 १५; २०; ९, ३-६; शा. १, ४, ३,  
 ११; १८; २०; ३, ८, ३, ९; १५; ४,  
 ५; ४, २, ४, १८; ४, १, १५; ६, १,  
 २, २८; ३, १, ८; ७, १, १, २६; २,  
 १, १२; ४, २, ९; २०; ५, १, १७;  
 २, १२; ८, ५, १, १४; ७, २, ६;  
 ३; २०; २१; ९, २, १, २३; १०, १,  
 ४, १२; ३, ३, ८; ५, २, १५; ३,  
 ५; ६, २, ११; ११, २, ४, ६; ६, २;  
 ५, ६, ४-८; १२, २, ४, १; ९, १,  
 १४; १६; १४, ४, १, २५; २६; ६,

१, ८; ५, १; ७, १, १; ९, २, ८-  
 १२; तै. १, २, १, १९; २७; ४,  
 ८, ३; २, ५, ८, ७; तैआ. ४, ११,  
 ५; ५, ९, ८; ९, ३, १; तां. ३, ६,  
 ३; ५, ४, १; १०, ५, ५; ११, ६, ९;  
 १२, १, १०; ७, १०; ९, २३; १३,  
 १, १२; ३, २५; ७, १५; ९, २८;  
 १४, ५, ३०; ११, ३८; १५, १, १२;  
 ५, ३७; १९, १०, १४; २०, १, ६;  
 २४, १४, ८; १६, ६; १७, ४; २५,  
 १, १५; २, ६; जै. २४; ११६;  
 जैड. १, ११, १, ४; १८, ५, ६; २,  
 १, १, १७; १८; १९; २, १, १०;  
 २, ४-७; ३, २, ३; ८; ४, १, १५;  
 १६; १७-१९; २१; ३, २, ५,  
 ११; १३; ३, १, ५; ६, ४, २; ५, ३;  
 ८; ६, २; ४, ८, १; २; १०, १, ९;  
 ११, ५, ४; सं. १, ५, १६; २, ४,  
 १४; ष. १, ३; गो. १, १, ३७;  
 ४, ५; ५, ४; २, ६, ८; -णेभ्यः ऐ.  
 ४, २३; शां. १७, ७; २५, १२;  
 शांआ. ३, ६; ५, ३; ६, २०; शा  
 १, ६, ३, ७; ५, ५, ४, ८; ६, १, २,  
 ११; ७, २, ३, ३; ४, २, ३, ५; २, ६;  
 ८, २, ३, ६; ३, ३, ४; ९, २, १, १५;  
 २, ६; १०, १, ३, १; ५, ३, ८; ११, ७,  
 २, ४; १२, ७, ३, १६; ८, ३, १; २२;  
 १४, ३, २, ३; तां. २०, ४, २; जैड. ४,  
 ७, १, ३; ८; ९; २, ८; ९; १८; गो.  
 १, १, १२; २, ४, १२; ५, ४; ६;  
 -णेणु ऐ. ४, १६; २३; ७, १;  
 शां. २५, १३; शांआ. १३, १;  
 शा. १, ८, १, ३; २, ३, ३, ७; ३, ५,  
 ४, १९; २०; ५, ३, ५, १६; ७,  
 २, ४, १०; ५, २, ४; ५; ८, २, ३,  
 ६; ९, ३, २, ३; १०, २, ४, ५, ५,  
 ४, १२; ६, ५, ६; १२, ३, ४, ११;  
 ८, १, १२; ३, २२; १३, ४, ४, ६;  
 १४, ७, १, ७; तै. २, ६, ५, ६; ३,  
 २, ३, ३; तां. ७, ५, २; १६, ८, ९;  
 २२, ५, ६; ७, ८; १२, ४; २३, ३,

९; १९, ९; २४, ३, ४; २५, ३, ५;  
 गो. २, ६, २; -णैः ऐ. ६, २८;  
 ऐआ. १, ५, २; शां. १७, ७;  
 शांआ. ३, २; शा. १, ५, ४, १;  
 ९, १, १५; ४, ३, ११; ६, ७, १,  
 ११; २०; २१; ७, ४, १, १८; ८,  
 २, २, ७; ८; ४, ३, २; ९, ३, २, ३;  
 ४, २, १०; १०, १, १, ११; ४, १,  
 १८; ११, १, २, ३; १२, २, २, १५;  
 ३, १, २-५; ७, ३, १६; ८, १, १२;  
 २, २, ५; १३, १, ७, २; ४; २, ५, ४;  
 १४, २, २, ५, १; ४, ३, २, ६; ८, ६, ३;  
 तै. ३, २, ५, ३; ८, ९; ७, १४, १;  
 ८, १०, २; ५; तैआ. १, १४, १;  
 २-४; २, १८, १; १०, ६, ३, १;  
 तां. ६, ८, ३; ७, ३, २, ९; १६, ५,  
 २; १३, २; २३, ३, ९; २४, ३,  
 ४; २५, ३, ५; जै. २६; १६९;  
 गो. १, ४, ६; २०; २४; २, ४,  
 ११; १२; ५, ४; ६, ८; -णौ  
 शा. ३, ८, ४, ३; ९; ४, ४, १, १; ८,  
 १, ३, ८; ९; ९, ३, १, १०; ११;  
 १२; ११, ५, ४, १५; १२, १, ४, ३;  
 २, ४, १६; ३, १, ८; २, १; तां. ८,  
 ५, ४; २४, ११, ९; १४, ५; जैड.  
 ३, ६, ८, ३; ७, १, २; गो. १, ५,  
 ३-५.  
 प्राण-क्लृप्ति- -प्याम् ऐ. ६, २४.  
 प्राण-चित् -चित्, -चित्तु शा.  
 १०, ५, ३, ५.  
 प्राण-चित्ति- -तिः शा. ८, ४, ४.  
 १२.  
 प्राण-तेजस- -जाः शा. १०, २, ६,  
 १५.  
 प्राण-त्रात- -तः तैआ. १, ७, ३.  
 प्राण-स्व- -स्व शा. १२, ९, १, १४.  
 प्राणय- -येन शा. ६, ४, ३, ४.  
 प्राण-दक्षिण- -णः तैआ. २,  
 १७, १.  
 प्राण-ट्टा- -ट्टाः शा. ९, २, १, १७.  
 प्राण-दीक्षा- -क्षाभिः शां. ७, १.

प्राण-देवत्व- -स्यः घ. २, १.  
 प्राण-पत्नी- -त्स्यै घ. २, १.<sup>६</sup>  
 प्राण-प्रणीत- -ताः, -तानि गो.  
 १, २, ११.  
 प्राण-भाज(न→)ना- -नाः जै.  
 १६४.  
 प्राण-भृत्- -भृत् ऐआ. २, ३, २;  
 वा. ८, १, ३, १; ९, २, १, १५; ११, २,  
 ६, २; १४, ४, ३, २२; ६, १, १२;  
 -भृतः ऐआ. २, ३, १<sup>६</sup>; वा.  
 ८, १, १, १<sup>६</sup>; ३<sup>६</sup>; २, ११; ३, १; ६;  
 ४, १; २; १०; २, ३, १; २; ३; ३, २,  
 १४<sup>६</sup>; ९, ५, १, ३६; १०, ४, ३,  
 १४-१६; १४, ४, ३, २२;  
 -भृत्सु ऐआ. २, ३, २<sup>६</sup>; वा. १०,  
 २, ४, ८; -भृदस्यः वा. ८, २, ३, ६;  
 ३, ३, ४; -भृन्ति वा. ८, १, ३, १.  
 प्राण-भृय- -यः वा. १०, ४, २, २७;  
 ३०; १४, ४, ३, १०; ७, २, ६;  
 तैआ. ८, २, १; जैड. १, ९, २, १;  
 -यन् वा. १०, ४, २, २६; २९;  
 ३१; ५, ३, ५; तैआ. ८, ८, ५; ९,  
 १०, ५; -यात् तैआ. ८, ३, १;  
 -यान्, -येषु वा. १०, ५, ३, ५.  
 प्राण-भृत्री- -व्याम् वा. ८, ५,  
 २, ७.  
 प्राण-रूप- -म् शां. १४, ४; वा.  
 ११, २, ७, २७.  
 प्राण-व(त्→)ती- -स्यः तां. १४,  
 ११, ३.  
 प्राण-वीर्य- -म् तां. ७, ५, १७.  
 प्राण-शरीर- -म् वा. १०, ६, ३, २.  
 प्राण-संस्कृति- -तेः शां. २०, ३.  
 प्राण-सहित- -म् जैड. १, २, ३, १.  
 प्राण-सूत्र- -त्रेण मं. १, ३, ८.  
 प्राण(अ-गडअ-)पान- -नयोः ऐ. ८,  
 ९; ऐआ. २, ३, ३; तै. १, ४, ६,  
 ५; ३, २, ३, ४; तैआ. ९, १०, २;  
 प. १, ३; -नाः शां. ७, १; १०,  
 ३; तां. ७, ३, ८; जै. १६४;

-नान् जै. १६४; -नानाम् तां.  
 ७, ३, ८; ११, ६, ६; १२, १, ६; ७,  
 ८; १३, १, ९; ७, ७; १४, १, ७; ७,  
 ३; ९; १५, १, ४; -नाभ्याम् ऐ.  
 ३, ३<sup>६</sup>; तै. १, ५, ४, १; ७, ६, ६;  
 २, १, ६, ३<sup>६</sup>; ३, ३, १, ५; ७, १३,  
 ३; जै. १५५; मं. १, ६, २७;  
 गो. १, २, ११; ३, १३<sup>६</sup>; -नैः शां.  
 ७, १; तां. ९, ८, १६<sup>६</sup>; -नौ तै.  
 १, ४, ६, ५<sup>६</sup>; -नौ ऐ. १, ८; २, ४<sup>६</sup>;  
 २१; २७; ३, २; ८<sup>६</sup>; शां. २, ७; ११,  
 ८<sup>६</sup>; १२, ४<sup>६</sup>; १५, ४<sup>६</sup>; १६, ८<sup>६</sup>;  
 १८, २<sup>६</sup>; २०, ३; २६, २<sup>६</sup>; वा. १४,  
 ९, ४, ११; तै. १, ३, ४, २; ४, ६,  
 ५; ६, ४, ३; ४; २, ५, ६, ५; ३, ३,  
 १, ५; ४, ४<sup>६</sup>; ६, ७<sup>६</sup>; ९<sup>६</sup>; ७, ११;  
 ७, ४, ११; ८, २०, ५; ९, २१, ३<sup>६</sup>;  
 १२, १, १; तैआ. ३, १४, ३<sup>६</sup>; ४,  
 १, १<sup>६</sup>; ४२, २<sup>६</sup>; तां. ६, १०, ५<sup>६</sup>;  
 ७, ६, १२<sup>६</sup>; ९, ८, १६; जै. १७<sup>६</sup>;  
 ११९<sup>६</sup>; १५५; १६६; १६८; १६९;  
 वा. २, ८, १; जैआ. २, १७,  
 १; जैड. २, २, ३, ३; ४, २; ३, ५,  
 २, ७; १०; प. १, ३; २, १; २<sup>६</sup>;  
 गो. १, २, ७; ८; १०; ११<sup>६</sup>; १२<sup>६</sup>;  
 २, १, ७; २, १<sup>६</sup>; ३, ६<sup>६</sup>.  
 प्राणापान-व्यान- -नाः तां. २२,  
 २, ३; जै. ४८; १६९; -नान् तां.  
 ५, ६, १४.  
 प्राणापानव्यानो(-नडड-)दान-  
 समान- -नाः तैआ. १०, ५१, १.  
 प्राणा(-गडआ-)घतन्- -नेषु वा.  
 १२, ५, २, ६.  
 प्राणा(-गडआ-)यन्- -नः वा. ८,  
 १, १, ५.  
 प्राणा(-गडआ-)याम- -मान् सा.  
 १, ६, ७.  
 प्राणा(-गडआ-)राम- -सम् तैआ.  
 ७, ६, २.  
 प्राणा(-गडआ-)हुति- -ती तैआ.

५, ४, ४.  
 प्राणिन्- -णि ऐआ. १, ३, ४; २,  
 ६, १; वा. ७, ४, २, २; ३५; १०, ४,  
 २, २; ११, १, ६, १७; १३, ७, १, ९;  
 १४, ८, १५, ३; ९; सा. १, ७, ८;  
 -णिनाम् ऐ. ७, १३.  
 प्राण(-गडए-)कशत-विध- -धः  
 वा. १०, २, ६, १५.  
 प्राणो(-गडड-)दान- -नयोः वा. २,  
 १, ४, ८; ४, १, २, ११; ३, १, २२<sup>६</sup>;  
 १२, ७, ३, २२; ९, १, १०<sup>६</sup>; वा.  
 १, १, ४, ७; -नान् वा. ४, १,  
 २, २४; -नाभ्याम् वा. २, ५, २,  
 ८; ३, ६, १, १६; ८, ३, ३, ७; ५, ३,  
 ५, ३; ४; का. १, ५, १, ६; -नौ  
 ऐ. १, ७; ७, १४; शां. ७, ५<sup>६</sup>; वा.  
 १, १, ३, २; २, १, २१; ३, १, ७, ४,  
 १, ५; ८, १, ४४<sup>६</sup>; ३, १२<sup>६</sup>; २, २,  
 २, १८; ५, २, २; ८<sup>६</sup>; ३, २, २, १३;  
 ४, २, ५; ६, १, १६; ३, ८, ४, १४<sup>६</sup>;  
 ४, १, २, ३; ११<sup>६</sup>; १८; १९<sup>६</sup>; २०;  
 २४; २, ५, ३; ३, १, २२<sup>६</sup>; २३<sup>६</sup>; ४,  
 १, ४; १०<sup>६</sup>; ५, ३, ५, ३; ६, २, २,  
 ६; ७; ९, ५, १, ५६<sup>६</sup>; ११, ५, ४,  
 १५<sup>६</sup>; १२, ४, १, ९<sup>६</sup>; ३, ७; ७, ३,  
 २२; ९, १, १०; १४, २, २, ३६<sup>६</sup>;  
 का. १, २, २, १३; ५, १, २; ६<sup>६</sup>; २,  
 १, ३, १; ४, १९; २, ४, ५.  
 प्राणत्- -णतः तैआ. ६, ५, २; तां.  
 २०, १६, १; -णतुः वा. १३, ५,  
 ३, ७; तै. ३, ८, १८, ५; -णन् वा.  
 २, ५, ३, ३<sup>६</sup>; ४, १, २, २७<sup>६</sup>; १४, ४,  
 २, १७; -णन्तः शांवा. ९, ३-६;  
 वा. १४, ९, २, ८-१२; जै. १७<sup>६</sup>;  
 -णन्तम् शांवा. ५, २; वा. ३, ३,  
 २, १९<sup>६</sup>.  
 प्राणती- -स्यः वा. २, ५, २, २; २४;  
 ३, ८, ३, ३२; ४, १, २, १५.  
 प्राणितुम् शांवा. ४, ५.  
 प्राण्य जैड. ३, ६, ५, ८; ४, ११, १, ३.

† 'प्रा-' इति W. अज. प्रमृतीनां भ्रुपा. स्वरोऽशुद्धः ।

प्राण्य- -ण्यः जैड. ३, १, ५, ५.  
 प्राणी(प्रसआ/नी), प्र... गनिनाय  
 जै. १९४.  
 प्राणु(प्रसआ/नु), प्राणौति गो. २,  
 ६, १३.  
 प्रातृ(ः) ऐ. २, १५<sup>१</sup>: १६; २०; ३१;  
 ३६; ३, १; २२<sup>१</sup>; २९; ४४<sup>१</sup>; ४, २०;  
 ५, २६; २९<sup>१</sup>; ३१<sup>१</sup>; ७, ४<sup>१</sup>; ९; १२:  
 ३२; ऐआ. २, १, ५; शां. २, १<sup>१</sup>;  
 २; ८; ९; ४, २; ४; १४<sup>१</sup>; ५, ५<sup>१</sup>;  
 ७, ३; ११, १; १२, ५; १३, २<sup>१</sup>;  
 २२, २; श. १, १, १, ७; १२; ६,  
 ३, ३१; ८, १, १; २, १, ४, ३; २, ४,  
 १७; ३, १, २; ५; ९; १२: १३<sup>१</sup>;  
 ३०; ३३; ३५; ३६<sup>१</sup>; ३८; २, ४; ५;  
 ३, १९; ४, २, ३; ४, ८; १०; १२;  
 १५; ५, ३, ४; १६; १७; ६, ३, १३;  
 ३, ७, २, ४<sup>१</sup>; ४, २, १, २३; ६, ६,  
 ४, २; ७, ४, १४; ७, १, २, ११; ९,  
 ४, ४, १; ५, १, ७; १०; २४; १०,  
 ६, १, २; ११, २, ४, ७; ५, २;  
 ५, १, १२<sup>१</sup>; ६, २, २; १२, ४, ४, १;  
 १३, १, ४, ३<sup>१</sup>; ५, १, १; १४, २, १,  
 १; ४, ३, २, २; ९, ३, १४; का. १,  
 १, ४, १; २, ४, १३<sup>१</sup>; ३, १, १, २;  
 ४; ६; ७<sup>१</sup>; २१; २३; २४; २७; ३, ३;  
 ६; ४, ५-८<sup>१</sup>; १०; ५, २, २; ४;  
 १५; १६<sup>१</sup>; २, १, १, ६; तै. १, २,  
 १, १४; ४, ९, २<sup>१</sup>; ५, ३, १: ९, ८<sup>१</sup>;  
 २, १, २, ६<sup>१</sup>; ७<sup>१</sup>; ८; १०<sup>१</sup>; ११:  
 १२; ४, ४; ५, २; ४; १०; ११<sup>१</sup>; ९,  
 २; ११, १<sup>१</sup>; ४, २, ४; ३, १३<sup>१</sup>; ८,  
 ८, ७; ९, ७<sup>१</sup>; ३, २, ३, ४; ७, १, ६;  
 ७; ८, १२, १; ९, १३, ३<sup>१</sup>; २२, १;  
 तैआ. ५, ८, १३; १०, ६३, १; ६४,  
 १<sup>१</sup>; तां. ५, १०, ९; ८, ७, १; ९,  
 ५, ५; १८, ३, २<sup>१</sup>; जै. ६<sup>१</sup>: ९७:  
 १६८; १८०<sup>१</sup>; १९७; मं. २, ५,  
 ११; प. ४, ५<sup>१</sup>; गो. १, १, ३२;  
 २, ३; ६; १३; ३, ८; ११; १२; १३<sup>१</sup>;  
 १५<sup>१</sup>: १९; २, १, २३; २, ७<sup>१</sup>; १०:

११: ४, ९: १०; प्रातर(ः)प्रातर(ः)  
 ऐ. ५, ३१.  
 प्रातः-कर्मन्- -र्मं गो. २, १, २३.  
 प्रातः-सत्र(√सु)- -वस्य श. ४, २,  
 १, २३.  
 प्रातःसवन- -नम् ऐ. २, २२; २४;  
 ३, २७; २८; २९; ४, ४; ६, २: ९:  
 ८, १; शां. १२, ३; ६<sup>१</sup>; ७; १४,  
 १<sup>१</sup>; ४; ५<sup>१</sup>; १६, १; ४; २२, ३,  
 ७; २४, २; २५, ३: १२; २८;  
 २: ५; ७; ३०, १; शांआ. १, २;  
 श. २, ४, ४, १२<sup>१</sup>; ४, १, १, ८<sup>१</sup>;  
 २, ५, २०; २१<sup>१</sup>; २२; ३, २, ८<sup>१</sup>; ३,  
 १९: ५, १<sup>१</sup>; २: १७; ४, १, १८;  
 २, २; ५, ३, ५; ५, ५, ३, ३; ९,  
 ५, १, २४<sup>१</sup>; ११, ५, ९, ७<sup>१</sup>; ७, २,  
 ३; १२, २, ४, २-७; ८, २, ८; १३,  
 ५, १, ८<sup>१</sup>; १४, १, १, १५-१७;  
 का. १, ३, ४, ७<sup>१</sup>; तै. १, ५, ११,  
 ४; ३, ८, १२, १<sup>१</sup>; तैआ. ५, १, ६;  
 १०, ९; ६, ३, ११; ९, २३<sup>१</sup>; ७,  
 ४, ६; ८, ४, २<sup>१</sup>; ९, ७, २; १६,  
 १, ६; १०, ५: १७, १०, १-३:  
 १८, ६-९; २०, १४, १<sup>१</sup>; २१,  
 ७, १<sup>१</sup>: ८, १<sup>१</sup>; ११, १<sup>१</sup>; २५, १४,  
 ४; जै. २३; ६३<sup>१</sup>; ८८: ८९<sup>१</sup>;  
 १०२<sup>१</sup>; १०८; १३०<sup>१</sup>; १३३<sup>१</sup>;  
 १३९; १४१; १४२; १५३; जैड.  
 १, ४, २, ५: १२, ३, २; ४, २, १,  
 २<sup>१</sup>; ४; प. १, ३; ४; ४, १; गो.  
 १, ४, ७: ८; ५, ४<sup>१</sup>; २, २, २१;  
 ३, १२; १६<sup>१</sup>; २३; -नस्य ऐ. २,  
 ३२; ७, ३४; शां. १३, २; श.  
 १२, ८, २, ८; १४, २, २, ६, जैड.  
 १, १२, ३, २<sup>१</sup>; गो. २, ३, १६;  
 -नात् ३, ३०; ४, ४; तै. १, ४, ५,  
 १; ३, ८, १२, १; तां. ९, ७, १;  
 २; जै. १०८; -नाय तां. १९,  
 ४, ३; -ने ऐ. २, २२; २३; ३६;  
 ३९; ३, १०<sup>१</sup>; ११; १२<sup>१</sup>; १३: २९:  
 ३०; ४४<sup>१</sup>; ५, ३४; ६, २; ४<sup>१</sup>; ५;

८<sup>१</sup>; ९<sup>१</sup>; १०-१३; १७<sup>१</sup>; १८; २४<sup>१</sup>;  
 ७, ३४<sup>१</sup>; ऐआ. ५, १, १; शां.  
 १२, ६; १३, २<sup>१</sup>: १४, १; २; ३<sup>१</sup>;  
 ५<sup>१</sup>; १६, २: २६, ८<sup>१</sup>; २८, २<sup>१</sup>; ३;  
 ७; ९<sup>१</sup>; श. ४, १, १, ७; २, ३, ६;  
 ४, ५; ५, १३; १९: २२; ३, २, १०;  
 ३, १२; ५, ६; ४, १, २; १६; १७;  
 १८; २, २: ३; ५, ३, ७<sup>१</sup>; ८<sup>१</sup>; ४, ६;  
 ७; ९, १३: १२, ३, ४, ३; १३, ७,  
 १, ९; तै. १, ३, ८, ५; ४, ५, १; ७,  
 ६; ५, ११, ३; ४<sup>१</sup>; २, ७, १, ३;  
 तां. ६, ८, ४; १२, ११, ६; १३,  
 ८; १७, ११, २; १८, ३, २; ७, २;  
 २४, १३, ४; जै. १३३; १३९<sup>१</sup>;  
 १४२<sup>१</sup>: जैड. १, ४, २, १२: प. १,  
 ३: २, १; ५; गो. १, ५, १२<sup>१</sup>; २,  
 २, १४; २०: ३, १०<sup>१</sup>; ११<sup>१</sup>; १३-  
 १६; २३<sup>१</sup>; ४, १०<sup>१</sup>; १८; ५, ८,  
 ११<sup>१</sup>; १५<sup>१</sup>; -नेन शां. १८, ९;  
 श. १२, ३, ४, १; ८, २, ८; तां.  
 १०, ५, १७; जै. ८८; गो. १, ५,  
 ११<sup>१</sup>; -नेपु शां. २९, ८.  
 प्रातःसवन-माध्यदिन- -नयो:  
 शां. १६, ४.  
 प्रातःसवन-रूप, पा- -पा: शां. १२,  
 ३; -पात् शां. २२, ७; -पेण शां.  
 २६, ८; गो. २, ३, ११.  
 प्रातःसवन-स्तुत- -त: गो. १, ५,  
 २३.  
 प्रातःसवनीय- -यान् तां. १८, ४,  
 २.  
 प्रातःसाव- -व: गो. २, ३, १४.  
 प्रातरनुवाक- -क: ऐ. २, १६; १७;  
 १८<sup>१</sup>; २१; शां. ११, १; ७<sup>१</sup>; ८<sup>१</sup>;  
 १२, ३; २५, १०; -कम् ऐ. २,  
 १५; १६<sup>१</sup>; ४, १९; शां. ११, १;  
 ४; ८<sup>१</sup>; २५, १०; श. ३, ९, ३, ७;  
 १०<sup>१</sup>; ११; ४, ३, ४, २१; ६, ७, ७;  
 ९, ४, ४, १; ११, ५, ५, ९; १०: तां.  
 ९, ४, १; १६, ८, ३; प. १, ४; गो.  
 १, ४, ७; ८: -कस्य ऐ. २, १५;

शां. ११, १; श. ३, ९, ३, ११;  
-कात् तै. २, २, ३, ६; -क्रे  
ऐ. ५, ३३; शां. २७, १; श.  
११, ५, ५, ११; जै. ३, ४, २, ५;  
६; प. १, २; -क्रेन शां. ११, ३;  
प. १, ४.  
प्रातरनुवाक-त्व- -म् ऐ. २, १५;  
शां. ११, १.  
प्रातरह्न(रुडअहन्)- -ह्नः वं. १;  
-ह्नस्य मं. २, ५, ११; -ह्नात् वं. १.  
प्रातराश(रुडअश्)- -शान् सा.  
१, २, २.  
प्रातरा(रुडआ-)-हुति- -तयः ऐ. ५,  
२८; -तिम् श. ४, ५, १, १६; प. ५,  
२; -ती जै. ४; -त्या ऐ. ५,  
२८; -स्याम् श. १३, ४, १, १००.  
प्रातर्जित- -तम् तै. २, ८, ९, ७.  
प्रातर्दुग्ध- -म् श. ३, २, २, १६.  
प्रातर्यज्ञ- -म् ऐ. २, १६.  
प्रातर्वाचन्(रुडया)- -वाचभिः ऐ. ६,  
१०; शां. २८, ७; तै. २, १, ५, १०;  
मं. १, ७, ६; गो. २, २, २०; ३, १५;  
-वाचभ्यः ऐ. २, १५; श. ३, ९,  
३, ८; ९; गो. १, ४, ७; -यावागः  
ऐ. २, १५; श. ३, ९, ३, ८; ९;  
तै. २, १, ५, १०; ७, १२, ५; गो.  
१, ४, ८; -यावागा शां. ८, ६; तै.  
२, ४, ३, १३; -याव्गः गो. १, ४,  
८; -याव्णाम् गो. १, ४, ८.  
प्रातर्युज्(युज्)- -जा तै. २, ४, ३,  
१३.  
प्रातर्युक्त- -केन तै. २, ४, ३, ७.  
प्रातर्वेप- -वाय तै. ३, ७, ४, १८.  
प्रातस्तन- -नम् गो. २, २, ७;  
-नात् तै. १, ५, ३, १.  
प्रातर्दन(प्रतर्दन)- -नम् शां. ३,  
४, ५; जै. २, ०५; -नस्य जै. २, ०५.  
प्रातिपदिक(प्रतिपद)- -म् गो. १,  
१, २४; २६.  
प्रातिपीय- -यः श. १२, ९, ३, २.

प्रातिबोधी-पुत्र- -त्रः ऐ. ३, १, ५.  
प्रातियोधी-पुत्र- -त्रः शां. ७, १४.  
प्रातिवेद्य(प्रति-वेद्य)- -द्यः,  
-द्यात् शां. १५, १.  
प्रातिश्रुक्त(प्रति-श्रुत्)- -क्तः श.  
१४, ५, ५, ८.  
प्रातिसत्वन(प्रति-सत्वन)- -नम् ऐ.  
६, ३३.  
प्राती(प्रडअति/इ)म्... अत्येयि तै. २,  
४, ७, १०.  
प्रातृ(प्र-तृत्)- -तृ श. १४, ८,  
१३, २; -तृः श. १४, ८, १३, २;  
जै. ३, ६, ३, ४.  
प्राद्(प्र/अद्), प्रादन् श. २, ५, २, १  
प्रादातृ- -दात्रे गो. २, १, ११.  
प्रादु(स→)र्/भू, प्रादुर्भवन्ति ऐ. ३,  
२, ४; शां. ८, ७; प. ५, ४; ५;  
प्रादुर्भवन् जै. ४, १०, ३, २;  
गो. १, १, २२; प्रादुर्भवन्तुः गो. १,  
१, २२; प्रादुर्भविष्यति गो. १, ३,  
२०; प्रादुर्भविष्याताम् गो. १,  
२, ८.  
प्रादुष्क(दुर्/कृ), प्रादुष्करोति प.  
४, १.  
प्रादेश- -शात् श. ६, ५, २, ९;  
-शान् शां. ८, ४; -शेन शां. १,  
१, ७.  
प्रादेश-मात्र- -त्रः श. ६, ५, २, ८;  
६, २, १२; ३, १७; ७, १, १४; ७,  
५, १, १४; -त्रम् शां २, २;  
श. ३, ५, ४, ५; ६, २, १, ३३; ७,  
५, १, २३; १०, ६, १, १०; १४, १,  
२, १७; -त्रम् इव श. ७, ५, १,  
२३; १०, ६, १, १०; १४, १, २,  
१७; -त्राः ऐ. ८, ५; -त्रात्  
जै. ३, ६, ५, ५; ४, ११, ५, १२;  
-त्रे ऐ. १, २, ४; श. ७, ५,  
१, १४.  
प्रादेशमात्री- -त्री शां. २, २;  
श. ६, ३, १, ३३; ६, २, १२; ७,

१, १४; १४, १, २, ११; तां. ५, ५,  
३; -त्रीः गो. १, २, १५; -त्रीम्  
श. ६, ५, २, ३; ८; -त्र्यः श. ६,  
६, ३, १७.  
प्रादेश-सम्मित- -तः तै. ३, ७, ४,  
११.  
प्राध्वंसन(प्र-ध्वंसन)- -नः, -नात्  
श. १४, ५, ५, २२; ७, ३, २८.  
प्राप्(प्र/आप्), प्राप्नोति शां. १,  
८; श. १, ४, २, १३; २, ३, २,  
९-१३; ४, ४, ६; ३, ५, १, २३; २,  
९; २, १९; ४, ४, २, ७; ५, ५, ३,  
१; ६; प्राप्नोति श. ८, ६, २, १३;  
१२, ७, २, २; १४, ४, २, ३०; तां.  
१६, ८, ६; १८, ६, २, ४; जै. १, ४, ५;  
१, ५, ७; जै. १, १, ४, ५; ६, ३;  
गो. १, १, ३०; प्र... आप्नोति  
ऐ. १, ८; शां. २१, ५; श. १४,  
८, १४, ४; तै. २, २, ९, १०; ३,  
८, ९, २; ११, ९, ४; ६; १२, ५,  
७; तै. २, ६, २; तां. २, २, २; ५,  
२, २, ३; ६, ५, ९; ७, ६, ८; ८, १,  
६; १०, १, १२; ३, ५; ७; १५;  
४, ८; प्राप्नुवन्ति श. ३, ८, २,  
२१; तै. १०, ४, ८, १; ४९, १;  
५०, १; प्राप्नुवन्ति श. १, १, ४,  
२२; तां. २४, ६, ३; २५, २,  
५; प्र... आप्नुवन्ति तां. २५,  
७, ३; प्राप् श. १, ४, १, १३;  
१४, १, १, ५; १२; ९, ४, २९; प्राप्ः  
शां. १६, १; प्रापिथ जै. १, ५;  
प्राप्स्यति श. ३, ५, १, २३; २, ९;  
६, २, १९; ४, ४, २, ७; प्राप्स्यन्ति  
श. ११, ६, ३, ११; प्राप्स्यसि श.  
३, ५, १, २२; प्राप्नोतु ऐ. ७,  
१४; प्राप्नुहि श. ३, ७, ४, ८;  
९; प्राप्नोतु ऐ. ७, १४; तै. ३,  
११, ९, ४; जै. १, ८, ५; प्र... आप्-  
नोतु तै. ३, ११, ९, ५; प्राप्नु-  
यात् श. ४, ५, ६, ५; ६, १, १४;

‡ = 'प्रातियो-' इति शां. सुपा. । || = 'प्रातियो-' ऐ. सुपा. । † 'प्रदात्रे' इति पाभे. ।



७,४,२,१३; ९,३,२,५; १२,५,  
२,९; १४, २,२, ४६; तैआ. ९,  
१०,१; तां. १९,१,२; प्राप्नुयाम्  
श. १४, ९,३, १; प्रापत् ऐ. ७,  
१४; शांआ. ३, ३; श. १, ४,  
२,३; ५,१,९; ३,२,१, ३९; २,४;  
४,६,५,५; १२,५,२,९; १०; ११;  
१४, ८, १५, १०; प्रापन् तै. २,  
४,२,३; प्रापम् श १४, ८, १५,  
१०.

प्रापयते श. १, ८, १, १६; प्राप-  
यिष्यथ जै. १, १, ६, ५; प्रापयत्  
श. १, ८, १, १६.

प्रेषति श. १, ४, २, १३; जै.  
२०५; प्रेषन्ति श. ४, १, १,  
२१; प्रेषत् ऐ. ८, २२.

प्रापण- गत्त शां. ८, ७.

प्राप्त- सः श. १४, ६, ११, ६; ७,  
२, ३०; -साः श. २, ४, ४, ६;  
गो. १, १, २८.

प्राप्त्वा ऐ. ४, १७.

प्राप्य ऐ. ६, ९; शांआ. ४, १४; श.  
१, ६, ३, ८; २, ४, ३, १०; ३, ६, ३,  
१६; ८, ६, ३, १; ९, ५, १, ३५; १४,  
७, २, ८; ९, १, १९; गो. १, २,  
१८.

प्रायण( प्र/अय्←/इ )- णम्  
ऐ. ३, ४३; शां. ३०, १; श.  
७, १, १, २५; ९, ५, १, ४३; ४४;  
तै. २, १, ५, १; तैआ. १०, ६३, १;  
-णाय तै. ३, ८, १७, १.

प्रायण-तम् (:) तां. १३, १२, १.

प्रायण-रूप- म् श. ७, १, १, २५;  
३, २, ८.

प्रायणीय,या- यः ऐ. १, ७; ११;  
४, १४; १७; श. ३, २, ३, ६;  
२०; ४, १, १; ४, ५, १, १; १२, १,  
४, १, २, १, १; ३, १, १, ४, १; ३, १,  
३; तां. २३, १, ३; गो. १, ४,

२२; ५, २; ३; ४; -यम् ऐ. १,  
११; ३, ४०; ४५; १, ४; शां. ७,  
७: ९: २१, ३: श. ३, २, ३, १;  
७; ४, १, २, ६; ५, १, २; ७, २,  
२, १; ९, ५, १, २०; १२, १, २, १;  
३, ८; २, १, १; ३, ५; तै. १, ५, ९, ३;  
२, २, ८, १: तां. ४, २, १; १०, ६;  
१०, ५, ४; ११, ४, ३; ९: २४, १४,  
१; २; १८, १; २०, १; २५, १, १;  
२, १; ष. ३, १, २; गो. १, ४, ९;  
१०: -यथा गो. १, ४, ८; -यस्य  
ऐ. १, ७; ११; शां. ७, ५: श.  
३, ०, ३, २१; २२; तां. ४, २,  
२; ३; १०, ४, ८: -या श. ११,  
३, ३, २; ष. ४, १; -याम् गो.  
१, ४, ७; -यायाम् शां. ७, ८;  
तां. १८, ३, २: -ये ऐ. ३, ४०;  
शां. ७, ८; ९; ८, २; ९, १; श. ३,  
२, ३, २१; २३; ९, ८, १, १५; १६;  
-येन ऐ. ३, ४५; शां. ७, ५;  
६; ७; ८; ९; १२, ३; श. ७, २, २,  
२; १२, १, ३, २; २, ३, १०; तां.  
४, २, २; गो. १, ४, २१.

प्रायणीय-त्व- म् ऐ. १, ७; तां.  
४, २, २.

प्रायणीय-रूप- पम् शां. २१, २:  
२२, ८; ९; २६, ८; -पेग शां.  
२२, ९; २६, ८.

प्रायणीयो(-यड-)-दयनीय-  
-ययोः शां. १२, ३; -ये शां. ७,  
५; ७; -यौ श. ३, २, ३, २०;  
४, १, १; १२, २, २, १८; तां. २४,  
१४, ८; १६, ६; १७, ४; २५, १,  
१५; २, ६.

प्रायश्चित्त(-यसृज्)-त्त- त्तम् सा. १,  
५, ३; ष. १, ६; गो. १, ४, ६; २, २,  
१०; -त्तानाम् सा. १, ५, १; -त्तानि  
ष. ५, ३-१२; -त्तैः गो. १, ५,  
२४; २, २, ५.

प्रायश्चित्त-प्रति-निधि- -धिम् गो.  
२, १, २६; -धीन् शां. ५, ९.  
प्रायश्चित्त-व्यतिक्रम- -मात् गो.  
२, २, ५.  
प्रायश्चित्ताहुति- -तिम् शां. ६, १२.  
प्रायश्चित्ति- -त्तयः श. ४, ५, ७, १;  
२; मं. १, ४, ५; -त्तिः ऐ. ३,  
११; ४६; ५, २७; ३२; ७, २;  
३; ४; ५; ६; ७; ८; ९;  
१२; शां. ७, ३; १३, ८; श. १,  
१, ४, ९; ७, ४, २०; ३, २, १, ३८;  
२, १९, २४; २७; ३, ३, १३; ४, ३,  
१९; ५, ३, १८; ८, ५, ११; ९, २,  
८; ४, ५, २, १; ७, ५; १०, १; ६; ७;  
५, ५, ४, ८; ९; ६, ५, २, २२; ६,  
४, ९; ९, ५, २, १४; ११, ५, ३,  
८-१२; ८, ४, १; १२, ४, १, २;  
४; ६; ९; १२; ४, २, १-४; ५; ६;  
९; १०; ३, १-४; ४, २; ४; ५; ६; ७;  
१३, १, ६, ३; ३, १, १, ८, ६; १४,  
३, २, १; तै. १, ४, ७, ५; ७; ८, ६,  
२; ३, ७, १, ४; ६; ७; ९; २, २-५;  
७; ८, ९, ४; ९, १७, ५; तां. ९,  
९, ८; १२; १०, १; ३; १६, ८, २;  
जै. ११६; १५१; १६८; १८०;  
१९०; १९४; १९७; १९८; मं. १,  
४, १-४; ष. १, २; ६; २, ९; ४,  
१; गो. १, १, १५; ३, १३;  
-त्तिभ्यः श. ६, ५, ३, ७; ६, ४,  
९; १४, १, २, १८; -त्तिम् शां.  
६, १२; श. ३, ४, ३, १; २; ६,  
६, ४, ७; ११, ८, ४, १; १२, ४, १,  
८; ४, २, १; ३; ६, १, ३९; ४१;  
१३, ३, ५, ४; तै. ३, ९, १५, ३;  
तैआ. २, १८, १; तां. ९, ९, ७;  
१८, ५, २; २३, १६, २; जै.  
१८०; १९७; १९८; -त्ती श. ६,  
६, ४, ११; १३-१५; ७, ४, १४;  
८, २, ११; तै. २, ३, २, २; ३;

† 'प्रेष्यति' इति मुपा. अशुद्धः । ‡ W.-मुपा. अन्तोदात्तत्वं चिन्त्यम् । ॥ '-त्तिन्' इत्यस्य प्र.१-रूप-  
माह तच्चिन्त्यं स्वरवैषम्यात् । तु. भा. तत्रैव ।

जै. १२२; -त्ती३: श. ११, ६, १,  
३-६; -त्तीनाम् श. १३, ३, ८,  
१; -०त्ते मं. १, ४, १-४; -त्त्या  
तां. ९, ९, ७; -त्त्यै श. ६, ५, २,  
२२; तां. ९, ९, ७.  
प्रायश्चित्ति-मत्- -त् तां १६, ८, २;  
प्रायाम् जै. ६२१.  
प्रार्(प्र/क्), प्रार्पयति, प्रार्पयति तै.  
३, २, १, २; प्रार्पयतु श. १, ७, १,  
४; तै. ३, २, १, ४; गो. १, १, २९.  
प्रार्च(प्र/अर्च) प्रार्चत ऐ. ४, ४; प्र...  
अर्चत ऐ. ५, २०; शां. २६, १६;  
प्र...अर्चन् ऐ. ५, १६; शां.  
२६, ८.  
प्रार्थ(प्र/अर्थ), प्रार्थयते प. १, ५.  
प्रार्थे- -र्थ: तैआ. ३, १४, २; -र्थम्  
तै. २, १, २, १२; -र्थस्य तां. ११,  
१, ६.  
प्राव(प्र/अव), प्र...आविथ ऐ. ५,  
८; शां. २३, २; श. १३, ५, १,  
१०; प्रावन्तु तै. ३, ५, १२, १;  
प्र...अव तै. २, ५, ५, २; प्र...  
अव तै. २, ४, ३, १२; प्रावतम्  
तै. ३, ७, ५, १; प्रावत तै. ३,  
११, ३, १; प्रावताम् श. ७, ५, १,  
३१; प्रावी: श. १४, १, ४, १२;  
तैआ. ४, ७, १; ५, ६, ५.  
प्रावण- -णेभि: श. ७, १, १, २५;  
३, २, ८.  
प्रावित्- -त्ता ऐ. २, १२; तै. ३, ६,  
७, ३; -त्तार: श. १, ५, १, १२;  
प्रावित्- -म् श. १, ५, २, १; तै.  
३, ५, ४, १.  
प्राव्य- -म् तैआ. ४, ९, ३; ५, ८, ३.  
प्रावभ्र- -भ्र: इव जै. १०; -भ्रा: इव  
जै. १००; -भ्रौ जै. २०५.  
प्रावरण(प्र/वृ)- -णम् श. १४, ६.

११, ३.  
प्रावृत्, ता- -त्त: ऐ. ३, १९; श. ५,  
३, २, ३; तै. २, ७, १८, २; तां.  
१७, १२, ५; १९, ७, १; जै. ३४;  
-त्तम् तां. ८, ७, ७; -त्ता तैआ  
६, १२, १; प. ४, ७; -त्ता: श. २, ४,  
२, ३; २, १, १६; ३, २, १२; का  
१, ३, ३, ३; -त्तेन तां. ८, ७, ६.  
प्रावृत्त्य जै. १६८; १९८.  
प्रावृत्त्य- -त्यम् तां. ८, ७, ७.  
प्रावसाय(प्रडअव/सो) श. १, ३, २, १४  
प्रावाहणी(←प्रवाहण)- -ण्य: तां. २,  
१६, ५.  
प्रावृप्- -पि श. ७, २, ४, २६; तै. १,  
८, ४, २; जै. १८२.  
प्रावेपिन्- -पी जै. १३४.  
प्राव्य- प्राव् द्र.  
प्राश(प्र/अश), प्राशति शां. २, २;  
३, ७; ६, १४; १३, ७; श. १, ८,  
१, ४१; २, ३, १, १८; ४, ६, ९, ६;  
१२, ५, १, १२; १४, ९, ४, १८;  
तै. २, १, ४, ५; ७; ३, ७, ४;  
प्राश्नति श. १, ८, १, १६; ३९;  
२, ३, १, १९; तै. २, ७, ९, ३; गो.  
२, १, ३; प्राश्नन्ति शां. ५, ७; श.  
१, ८, १, ३८; ३९; २, ५, ३, १६;  
६, १, ३३; तै. १, १, ६, ६; ९, ३;  
३, ८, २, २; तैआ. ५, ८, १२;  
प्राश्नन्ति तै. ३, ८, २, ४; गो. २,  
१, २५; प्राशामि शां. ६, १४;  
श. १, ७, ४, १५; ८, १, १६; गो.  
२, १, २; प्राश श. १, ७, ४, ७;  
प्राशिष्यति श. १, ७, ४, ६;  
प्राश्नातु तै. २, ४, ८, ७; मं. २,  
१, १५; प्राशान ऐ. २, १२; तै.  
३, ६, ७, १; प्राश्नानि श. १, ८,  
१, ३९; प्राश्नात् तै. १, १, ९, १;

२; ३; गो. २, १, २; ३; प्राश्नी-  
यात् ऐ. ७, २६; ऐआ. ३, २,  
४; तै. १, ३, १०, ६; सा. १, ५,  
१५; २, १, १०; २, ३; ५, ४; ७, ४;  
५; ९-११; ८, ३; ४; प. १, ७;  
प्राश्नीयु: श. २, ५, ३, १६; ६,  
१, ४८; का. १, ६, १, २२; प्राशति  
श. १, ७, ४, १८; प्राशी: गो. १,  
३, ११; प्राशिषम् मं. २, ५, ११;  
गो. १, ३, १२.  
प्राशयति श. १४, ९, ४, २५;  
प्राशयेत् सा. २, २, १; ७, ८.  
प्राशित- -म् श. १, ८, १, ३९; तै.  
१, ३, १०, ७; गो. २, १, २.  
प्राशित-रूप- -म् ऐ. ७, २६.  
प्राशितव्य- -म् श. २, ६, १, ३३.  
प्राशित्र- -म् शां. ६, १३; श. १,  
७, ४, ८; ९; १८; २, ५, २, ४०, ३,  
१०; १६; ११, २, ६, ६; ७; ७, १९;  
४, १, ११; का. १, ५, १, ३६; २,  
९, १४; ६, १, २२; गो. १, ३, १०;  
२, १, २; ३; ४.  
प्राशित्र-हरण- -णम् शां. १, ३, १,  
६; का. २, २, ४, ५; -णे श. १२,  
५, २, ७.  
प्राशू- -शू: तैआ. ४, २, २.  
प्राश्नत्- -श्नन्तम् गो. २, १, २.  
प्राश्य ऐ. ४, ७; ७, २६; शांआ. ९,  
८; श. १४, ९, ४, १८.  
प्राश्य- -म् का १, ६, १, २२; तै.  
१, ३, १०, ६.  
प्राशो(शाडउ, द्भूत्- -म् तां. ८,  
९, २२.  
प्राश्नीपुत्र- -त्र: -त्रात् श. १४, ९,  
४, ३३.  
प्राश्रवण- -ण: -णस्य शां. १३, ३.  
प्रास्(प्र/अस्), प्र...अस्तु तै. २, ४

† सामगाने 'प्रियम्' इत्यस्य स्थाने 'प्रायाम्' इति बोध्यम् (सा. (सा. २, १, २०, १);) । † प्रवञ्च ?  
कासं. १; मैसं. २, २, १० । † 'प्राशितम्' इति पठन् G. चिन्त्यः । † =क्र. १, ४०, १; य. ३४, ५६; प्र/अशो-  
रिति (प्राशक-) सा., द.(य.), G. प्रष्ट. । प्र/अशोरिति(शीघ्रगामिन्-) सा. भा. उ. म., द.(क्र.), द. ।  
पक्षान्तरे सा. √शृणातेरप्याह तच्चिन्त्यम् ।

३,५; प्र००स्याम तै. २,८,९,८.  
 २प्रास्(प्र√अस्), प्रास्यति श. ३,  
 १,२,८; ७,१, ८; ९,८, २,१८;  
 ३,२५; छ,२,१,२१: ५,५,४,५,  
 २; द,६,४,८; ईछ, ३, १, १४;  
 जै. १८१; प्रास्यन्ति जै. १४०;  
 प्रासिष्यन्ति जै. १, १, ४, ७;  
 प्रास्येताम् तां. २,१, १३, ३;  
 प्रास्यत जै. १८१; प्रास्यत तां.  
 ईछ, ३, १३; प्रास्यत् तै ३,११,८,  
 ६; ७; प्रास्येत ऐ. ७,३३.  
 प्रास-स: प. २,१०.  
 प्रास्त-स्त: श. १४, ५, ४, १२;  
 जै. १,१,४,७; -स्ता: श. ९,  
 २,१,६; -स्ते ऐ. ७,३३.  
 प्रास्य श. छ,४,५, १२; जै १४०:  
 जै. ३,५,९,५.  
 प्रास्यमान-म् जै. ३,६,६,६.  
 प्रास(च→)ची(←प्रसच)- -ची: तै.  
 ३,१,२,३; १२,७,४.  
 प्रासुइ(प्र√सह्)- -ह: ऐ. ३, २२; †;  
 -हा श. १२,७,१,१; ८,३,१: तै.  
 २,४,२,७; तां. ७,५,६; २१,१४,  
 १८: गो. २, ३, १३-१५; ५,६.  
 प्रास(ह→)हा- -हा, -०हे ऐ. ३,  
 २२.  
 प्रासाह- -म् आ. जै. १, ७९.  
 प्रासाद्(प्र√सद्)- -द: जै. १९७;  
 -दम् प. ५,७.  
 प्रासेन-जित(←प्रसेन-जित्)- -त: जै.  
 ११५.  
 प्रासेव(←प्रसेव)- -वौ तां. ६,५,२१.  
 प्रास्कण्व(←प्रस्कण्व)- -म् आ. १,  
 ५०.  
 प्रास्वण(←प्रस्वण)- -ग: तां. २७,  
 १०,१६; जै. १५६; -णम् तां. २५,  
 १०,२२; -णस्य जै. छ,११,५,  
 १२; -णात् जै. १५६.  
 प्राह्(प्र√अह्), ग्राह ऐ. ७, १; श.

१,१,१,२; ७, १, १०; ४, २१;  
 ३,८,१,१६; २,१; छ, ६,६, ७;  
 ८; तै. १,२,१,६; २, २, ८, ८;  
 तै. आ. ५, ५,३; तां. द, ९, २२;  
 ११,१, १०; १६, १३, १२; जै.  
 ११२; १६८; प. १. १: २; सं.  
 ३; गो. १,१,३१; २, १, ४; २,  
 १३; प्र००आह तै. १, ६, ९,४;  
 ग्राहतु: जै. १६८; ग्राहु: शां. द,  
 १२; श. १,७,४,२१; छ, ६, ६,  
 ६; ११,५,१,१०; तै. ३,१२,९,८;  
 जै. १३६.  
 प्राह्(←प्रअह्)- -है प. १,४.  
 प्रिय-या- प्रियङ्-... √प्री द्र.  
 √प्री, प्रीणाति ऐ. १,१०; २,४; ६;  
 १८; ३,४; ५: ८: २०; ३१; ३७; ३८;  
 ६,३; १०; १२; ७, २२; शां. २,  
 १; २; ३, १; ४: ५: ६; ७; ९; छ,  
 १२; १४; ५, १; २; ४; ५; ७; ८;  
 ८, ३; १०, ५; ६; १२, ६; १५, ४;  
 १६, ५; १८, १०; श. १, ७, ३,  
 १३; ८, ३, ७; ९, १, ३; ३, ८; २,  
 ४, ३, १०; ४. १८; ३, २, ४, १०; ८,  
 १, १६; २, २९; ३, १४; ९, ३, १३;  
 २४; छ, १, १, २५; ३, ४, ११; ५,  
 १६; १९; ५, २, ३, ४; ३, १, १०;  
 ४, ३, १५; १८; ४, २३; ६, ३,  
 १, ६; ३, १७; ६, १, ११; ३, १, ३;  
 ५: ६: ७: ११; १६; १७; ४, १; २;  
 ५; ८, १, ५; १३; ७, २, ३, २; ४;  
 ५; ६; ४, १, ३, २; ४; ४२; ८, ५,  
 २, १७; ९, १, १, ३; ४; ८; ९; ११;  
 १२; १३; १५; १६; १८; १९;  
 २१; २४-२६; ३४; ३८; ४०; २,  
 २३; २, १, ८; ९: १०; ११; १३;  
 २, १; २; ३; ४; ५; ६; ७; ८; ९;  
 ४०; ४१-४३; ४५; ३, १, २, ४;  
 २, १; ८-१०; ३, १; ७; ८; ९; १०;  
 १४; ४, २; ४; ५; ४, १, १, २;

१५; २५; २६; ३, ११; १२; १४; ५,  
 १, ४२; ५१: ११, २, ४, ७: १२,  
 ९, ३, १४; १५: १३, २, १, १: ३:  
 ४; ५; ६; ११: २; ३, ४, १; ८,  
 २: ३; ५; ६, २, १-६: ६, २, ९; १४,  
 १, १, २, ७; २८; २, १४; १५; २०;  
 २३: २४: ३, ३-६; १७; २६; २८;  
 ४, २; १२; १५; २, १, ९: ११-१४:  
 १९; २१; २, १२-१४; १६-१८;  
 २०; २२; २५: २९; ३५; ३८; ३,  
 १, २६; २९: का. १, ३, २, १०; ४,  
 ११; तै. १, १, ६, १०; ११: ३, ७,  
 ४; १०; ३; ४; ५; ६, ६, २, ८; ३; ४;  
 ७-९; ९, ३; १०: ८, ६, १; ६; २, १,  
 ३, ७; ४, ६; ८; ५, ८; ६, ४; ३, ३,  
 ५, ३; ६, ४; ७, २; ३; ८, ९; १०; ९,  
 ८; ७, १, ८; ८, १४, २-६; ९,  
 १०, १; प्रीणाति श. २, २, २, ६;  
 छ, ३, ४, ४; द, ३, १, ६: ९, १, १,  
 १०; १५; २५; २, २, ३, ३०; का.  
 १, २, २, ५; तै. आ. २, ११, १;  
 १५, १; ५, २, २; ८, १; १०, ३८,  
 १; तां. १३, ६, ४; १९, ३, २; जै.  
 १६१ सा. १, ४, १६-२०; प.  
 १, १; गो. २, १, १; ४; ६;  
 २०; २२; २३; २६; २, ३; २०;  
 २२; ३, १; ४; १३-१५; १८; ४,  
 १: २; ३; ५; १५-१७; ५, ७; ६, १६;  
 प्रीणन्ति शां. ५, ७; ८, ७; १६, १;  
 ५; १७, १; १८, ६; १९, २; ५; ८;  
 २७, ४; श. १२, ९, ३, १४; १५;  
 तां. द, ४, १४; जै. १६१; गो २,  
 १, २५; प्रीणामि श. ९, ३, २, ५;  
 प्रीणीम: श. २, १, ४, ४; का. १,  
 १, ४, ३; प्रीणान् तै. २, १, ६,  
 ४; प्रीणातु तै. ३, ७, ५, ११;  
 पिप्रियस्व तै. आ. १०, १, १६; ७;  
 पिप्रीहि श. १, ७, ३, १६; तै: ३,  
 ५, ७, ५; ६, ११, ४; प्रीणीहि श.

॥ 'प्रास्यते' इति पाठान्तरम् । † सा. तु ऋ. १०, ७४, ६; इत्यत्र 'प्रासहः शत्रूणामभिभविता' इत्यर्थज्ञ-  
 स्थाकारान्तत्वं मेने तच्चिन्त्यम् । ७ 'पिप्रियस्व' इति भा. ।

६,२,१,३१; १२,७,३,१२; ८,१,  
४: प्रीणानि तै. ३, ७,५, १२;  
प्रीणाम श. १४, १,४, ८; २,१,१५;  
अप्रीणात् शां. ५,३; श. १३, ६,  
२,१३; तै. ३, ८, १४, १: तां. ९,  
२, १६; गो. २, १, २१; अप्रीणन्  
श. २, ४, ४, १५; ६, ६, ३, ११;  
४, ८, १, ५; ९, १, १, २५; २,  
२, १; ७; ३, ३०; ३६; ३, २, १;  
३, ८; ४, २; १३, ६, २, १३;  
का. १, ३, ४, ९; अप्रीणन् श.  
६, ८, १, १३; प्रीणीयात् ऐ. २,  
४; श. ६, ६, ४, ५; प्रीणीत तै.  
१, ६, ६, १; अमैपीत् श. १, ९,  
१, ३; ३, २, ४, १५; ४, १, २५;  
अपिप्रै: तै. ३, ५, ९, १; ६, १३, १;  
अपिप्रै: तै. ३, ६, १४, ३; अमैपैस्  
श. ११, ५, ३, ६; ७; गो. १, ३,  
१२.

प्रिय,या- -य: ऐ. १, १६; ३, १९;  
५, १६; ८, २०; ऐआ. १, २,  
२; ५, १, १, ५; शांआ. ४, ४;  
श. २, ३, ४, ३४; ३, ३, ३, १०;  
४, ५, ६, ५; ६, १, १४; ९, ६; ९, १,  
१, २२; १३, १, ९, ८; ६, २, २०;  
१४, १, १, २६; २, २, ४६; ५, ४,  
५; ७, ३, ६; का. १, ४, १, २०;  
२४; तै. १, ८, ८, ५; २, ३, ९, ५;  
१०, ३; ४; ४, ६, ७; ७, ८; १०;  
७, २, २; ३, १, ६, ३; ३, २, ५; ६,  
१०, ३; ८, १३, ३; तैआ. ६, १, ४;  
३, १, ४, २; तां. ६, ५, १५; ६, ३;  
१०; ९, ४, १५; १४, ६, १०; १२, २;  
जै. ६; ९५; १८३; २०५;  
जैउ. १, १६, २, १०; ३, ६, २, ३;  
मं. १, ७, १४; सा. २, ६, ५; सं.  
३; -यस् ऐ. १, १६; १७; २१;  
३०; २, १९; २४; ३, २४; ३७;  
५, २; ६, ७; २०; ऐआ. २, २,  
३; शां. ९, ६; २२, ४; २३, ४;  
शांआ. १, ६; ५, १; ७, २१; श.

१, ३, २, १७; ४, १४; ८, ३, २२;  
२, २, ३, ४; ५: १५: ३, ४, २४;  
३, ३, २, १०; ३, १०; ४. २, ३; ८,  
१, १२; ४, १, ५, १८; ७, ५, २, ३८;  
९, १, १, २२; २, ३, ५०; १०, १,  
३, ११; ११, ५, ९, १२; १३, १,  
६, १; २, १, २; ३, ६, २; १४, १, ४,  
१३; ४, २, १९; २२; ५, ४, ४; ५;  
६, १०, ३; ७, ३, ५; ६; का. १, २,  
३, ३; ४; १३; ४, १, १८; तै. १, १, ९,  
६; ४, ४, ४; ६, ५, २; २, २, ४, ५; ६;  
३, २, ५; ४, ५, १; ६, २; ६, ११, ९;  
७, ७, ५; ८, ३, २; ७, ६; ८, ६; ३,  
१, १, २-४: ४, २; ३, ३, १; ६,  
१०; ५, ८, ३: १०, ५: १३, ३: ६, २,  
१; ७, १४, २; ३; ८, ९, २; ९, ६,  
१; तैआ. ३, १५, २; ७, ११, १;  
८, ५, १; १०, १, ४; तां. ५, ४,  
१४; ८, ६, ५; ६; ७, १; १२, १२,  
९; १४, २, ३-५; जै. ५; ६२;  
९५; १४४; १५१; १६२; १८३;  
१८६: जैउ. १, १६, २, १०; ३, १,  
३, ७; आ. १, ९०; २, ७, ८; जैआ.  
२, १६, १३; गो. २, ३, १९; ५,  
१३; -यस् जै तां. १३, ६, ९;  
-यया श. १४, ७, १, २१; तै. १,  
४, ७, ३; ५; तैआ. ५, २, १३; ११,  
२; गो. २, ३, ५; -यस्य तै. ३,  
५, ८, ३; १३, ३; -या ऐ. ३, २२;  
५, १; ८, २०; शांआ. ३, ३; श.  
१, ७, ३, १०; ११; १३, १, ९, ६;  
१४, २, १, ८, ५, ४, ४; ५; ७, २, ५;  
६; तै. १, ५, २, ३; २, ४, ६, १, २;  
६; ३, १, १, २; ६; ३; ५, ७, ५; ६;  
६, ११, ३; ४; १२, १; ८, १३, २;  
तैआ. ५, २, १३; तां. १२, ११,  
१; २०, १५, १५; जै. ३८; सा.  
२, ६, ६; -या: शांआ. ३, ४; ७,  
२१; श. २, ६, १, ३८; १४, ५, ४,  
५; ७, ३, ६; का. १, ६, १, २५;  
तै. १, २, १, १७; ४, ७, ३; ४; २,

८, ६, ३; तां. १४, ४, ७; जै.  
१९३; जैउ. २, ४, १, २; गो. २,  
२, २; -याणाम् तै. ३, १, १, ३;  
९, ६, १; -याणि ऐ. ६, २०; श.  
३, ४, २, ५; ८; ९; १५; १६; २, २,  
३, ४; १४, ५, ४, ५; ७, ३, ६;  
तै. ३, ७, १३, १, ३; ११, ५, १;  
तां. ८, ५, १४; १५; आ. १,  
२७१; ३४४; ३७२; जैआ. १,  
३४४; गो. २, ६, २; -याभ्याम्  
गो. २, ३, ५; -याम् तै. ३, ५,  
१, १; तैआ. ५, ४, १२; ६, ९, १;  
-याय शांआ. ११, ८; तै. ३, ४,  
७, १; -यायै शांआ. ११, ८;  
-यासु ऐ. ५, १; तै. २, ४, ६, १; ०ये  
तैआ. ६, १, २; -ये श. १, ७, ३,  
११; ११, ५, ७, १; तै. २, ४, ६, ६;  
६, १७, ३; ८, २, १; ३, ७, १, ४; ६,  
१०; तैआ. ५, ११, २; जै. ३८;  
गो. १, २, २२; -येण ऐ. ३, ८; ३७;  
६, ७; श. १, ३, ४, १४; २, ३,  
४, २४; ३, ९, ४, २०; २१; १०, ५,  
२, १२; १३, १, ६, १; २, १, २; ३,  
६, २; ६, २, ११; १४, १, २, ११; ३,  
२५; का. १, ४, १, १८; तै. १, १,  
९, ६; ४, ४, ४; २, ३, २, ५; ३, १, ४,  
२; ३, ६, ११; ७, ६, १०; ८, ९, २;  
तैआ. ५, ११, ३; तां. १४, २, ३-  
५; जै. १४४; गो. २, ५, १३;  
-येभ्य: श. ४, ३, ५, २०; -येषु  
श. ७, ३, २, ८; -यौ जैउ. ३,  
६, १, १.  
प्रियङ्गु- ऋवः, ऋनाम् ऐ. ८, १६.  
प्रियङ्गुका- का: सा. २, ६, ११;  
१६: -काम् सा. २, ६, १०.  
प्रियङ्गु-तण्डुल- लानाम् जै.  
१८१; -लै: तै. ३, ८, १४, ६.  
प्रियन्तम,मा- -म: श. ५, ४, २, ८;  
-मस् श. १, ३, २, १७; १२, ४,  
३, ८; ५, १, १७; तै. ३, १, १, ३;  
७, १४, ३; ११, ८, ७; तैआ. १,

२,४; तां. १,६,८; -मा: ऐ. १, २४; -माम् तैआ. ६,९, १; -मै ऐ. ३,८; शां. ३, ५; तै. २, ४, ६,१;८,५,४; गो. २,३,५.  
 प्रियन्ता- ता श. १४,६,१०,३.  
 प्रिय-धाम- -माय शां. २५,९.  
 प्रिय-धामन्- -मभ्य: श. ४, ३,५,२०.  
 प्रिय-मेध- -०ध जै. १८१; -धम् जै. १८१; -धा: ऐ. ३, १९; तै. २,५,८,३; तैआ. ४, ४२,३; गो. १, ३, १५; -धात् जै. १८१.  
 प्रिय-चादिन्- -नम् तै. ३,४,७,१.  
 प्रिय-व्रत- -त: ऐ. ७, ३४; शांआ. १५, १; श. १०,३,५, १४; -तात् शांआ. १५, १; -तेभ्य: श. ४, ३,५,२०.  
 प्रियाङ्ग- -ङ्गा: तै. ३,८,१४,६.  
 प्रीणत्- -णन् श. ९,१,१,३३.  
 प्रीत्,ता- -त: ऐ. ७, १६; शां. १, १;५,३; श. २,६,३,८; ४,३,४, ११;५,१,७; ५,४,३,१४; ९,३, २,६; १३,६,२,९; का. १,२,१, १;६,३,६; तै. १,१,१०, ५;६; ६,६,१;२; ३,११,६,४; तां. ९, २,१६; जै. १६१; मं. २,४,१२; गो. २,१, २१; ३,९; -तम् ऐ. ७,२२; शां. १०,३;६; श. २, ४,४,१८; का. १, ३,४,११; गो. २,२, १७; -तया श. ३, २,४, १०; १५; -ता शां. १०, ३; श. ३,८,२,२९; १३, ३,८,५; -ता: ऐ. २,१८; शां. ३,९;५,२; १२, ६; १८,६; १९,५; श. २,२,२,६; ३,८,१, १६;९, ३, १३; २४;४, १,१,२५;२,१, ३२; ३,४, ४;९, ३,४,५;४, १,१; ३,१२; १२,९, ३,१४;१५; १३,२, ११,२; ६,२, १३; का. १, २,२,५; तै. १, १, १०,६;३, १२,५, ५; तां. ६,४, १५; १८,९, १७; १९,३,२; गो.

२,१, ६; २०; -तान् तै. १, ३, १०,४; ५; -तानि तैआ. ५, २, २; -ते शां. १६, ५; १८,५; श. १,४,४,२; -तौ ऐ. १,४.  
 प्रीति- -त्या गो. २, १, २५; -त्यै शां. ४,१४; ५,२; १०, ३; १६, ११;१९,२.  
 प्रीत्वा शां. २,२;४; ३,९;५,७;३३, ३; श. १,९,१,३;३,८; ६,३,१, ६;३,१७;९,१,१,२७; ३,२,६; ४,२;३; १३,४,१, १२;१३;३, १५;५,१,१४.  
 प्रुवा- -प्वा: श. ५,३,४,१६.  
 प्र(प्र/इ),प्रैति ऐ. ३, ११; ऐआ. २, १,२; ३,७; ५,१; शांआ. ४, ८; १०;६,१४;१२,५; श. १,१,२,४; २२; ४,२,४,१०; ६,४,४, २;९, ३,४,११;१०,३,३,८; ४,२,३१; ५,२,२३; ६,३, १; ११,२,२,६; १४,४,२,२८;३,२६; ६,८,१०; ९,३१.८, १२,१; ९,४,११; तां. ३, ६,३; ७,३, २९; १९, १०, १४;२०,१, ५; जै. ५५; ८६; जैड. ४,८,४,४; १०, १,१; ११, ५,१४; गो. १, ३,१३; ५, ८; प्र...एति जै. ६३; प्रयन्ति ऐ. १,११; २,२५; ६,१; शां. २६, १; शांआ. ३,२; श. ६,३,३,३; १०,२,६,८; १२,१,१,७;११;२, २,५; १४, ९,४, ४; प्रयन्ति श. १०,२,६,८; १२,१, ४,१; २,४, १; तै. १, ८,८,२; तैआ. ९, १, १;२,१; ३,१; ४,१; ५,१; ६,१; तां. ४,२,५;१९;९,२,१; १०,५, ५;७,४;८,१; ११,४,६;६,९;९, २;१२,१, १०;७,२;१०; ९,२३; १३,१,१२; ३, २५; ७,१५; ९, २८; १४,१,२; ३;४; ६;१३; ५, ३०;११, ३८; १५,१,१२;५,३७; ८,४; १८,८,१६; २३, ३,८; ९; २४,३,४;१४, ६;८;१७,४; २५,

१,१५;२,६;३,५; प. १,६; गो. १,५,३; ४; प्र...यन्ति तैआ. ६, ११, १; तां. ११, ३, १; प्रयाय श. २,२, ४,२; जैड. ३, १, ५, २;६, १,२; प्रेयतु: श. ४, १,५, १३; जै. १८६; प्रेयु: श. १,६, ३,१५; श. ९, ५,१, १९-२१; २३-२६; प्रेतासि ऐ. ८, १५; प्रेतास्मि ऐ. ८, १५; प्रैप्यति श. ४, ५,८, ११; प्रेताम् ऐ. १,२,९; शां. ९,३; २६, १०; प्रैतु ऐ. १, २२;३०;४,२९; ५,४;१६; ऐआ. १,२,१; शां. ८,७;९,५; २०,४; श. ४,२,१,२,९;६,४,४,७;१४, १,२, १५; २,२, १; तैआ. १, ३०,१;४,२,२;५, २,६; प्र...एतु ऐ. १,३०;२,१९;५,५; शां. १२, १;२०,४;२२,१;९; २५,२; श. १४,१,२,१५; २,२,१; तै. २,५, ६,२; तैआ. ४, २,२;१७,१; ५, २,६;६,१,१; तां. १, २,९;६,६, १६; प्रयन्तु शां २२, ९; श. ४, २, १, २९; प्र...यन्तु तैआ. ७, ४,२; प्रेहि ऐ. १, १३; शां. ७, १०; श. १,४,४,१५; ८,२,३; ४,६,७,६; ९,२,३, २५; २८; १४,९,१,६; तै. १, १,७, १;८, ५;२,४,७,४;७,१६,१; तैआ. ६, ४, २; जै. ९६; प्रेतम् श. ३,५, ३,१७; प्रेत श. १,२,५,३;६,२, ३;२,५,२,२९; ४,३,४,१६;९, ५,१,१९;४५; का. १,५,१,२;६; प्रैत् ऐ. ३, ३९; श. ३, १,१,२; ४,६,७,६; प्रायन् तां. ४, २,२; १४,३, २,४;९,४०; १५,३, ३६; जै. १८६; १९०; जैड. १, ४,१, ३; प्र...आयन् तै. २, ४,३,११; प्र...एम् तां. १०, १२,१; प्रेयात् शांआ. ४,१५; श. ७,४,२,१८; १०, २,६, ७; १२, ६,१, ३९; प्रेयात् श. १२,२,३,५; ५,२,१;

गो. १, १, ३३; ५, २२; प्रयत्- गद्र.  
 प्रेत- -तम् श. १०, ५, २, १३; १४, ६,  
 ७, ६; ८, ११, १; तैआ. ६, १, ३;  
 जैड. ३, २, ४, ६; ५, ८; ९; -तस्य  
 ऐ. ७, २; -ता: ऐ. ६, २०; गो. २,  
 ६, २; -तान् गो. १, २, ७; -ते  
 जैड. ३, ६, १, २; -तेषु श. ९,  
 ५, १, २०; २१; २२; २४-२७.  
 प्रेताधिपति- -तथे प. ५, ४.  
 प्रेति- -ति: श. ८, ५, ३, ३; तां.  
 १, ९, २; गो. २, २, १३; -तिना  
 श. ८, ५, ३, ३; -त्यै श. ८, १,  
 ४, ८; तां. ११, ३, १.  
 प्रेतीपति(-तिऽपति)- -म् तै. ३,  
 ६, १०, ४.  
 प्रैव्य ऐआ. २, ३, ७; श. १०, ६,  
 ३, १; २; १४, ५, ४, १२; १३; ६, ९,  
 ३४; ७, २, १४; ३, १३; १४; तै. ३,  
 १०, ११, १; तैआ. ४, २५, १; ५,  
 २, ६; ८, ६, १; ८, ५; ९, १०, ५;  
 तां. ६, ८, १३; ७, २, ६; जैड. २,  
 ३, ३, ३; ४, १०, १, २; २, ५.  
 प्रैव(र→)री- -र्य: तां. ६, ८, १३.  
 प्रैतोसू:(ः) ऐ. ८, ७; ऐआ. २, ३, ५.  
 प्रैव्यत्- -न् श. १४, ४, ३, २५;  
 जैड. ४, ११, ४, ४.  
 प्रैक्ष(प्र/ईक्ष), प्रैक्षते श. १, १, २, १४;  
 २१; ९, ३, १३; १४; ४, ३, ४, १८;  
 १४, २, २, ३५; ३८; प्रैक्षते श.  
 १४, १, १, ३१; प्रैक्षे तै.  
 ३, २, ४, ५; तैआ. ४, ३८, १;  
 प्रैक्षथा: श. ४, ६, ७, ९; १०.  
 प्रैक्षमाण- -म् श. ४, ६, ७, ९; १०.  
 प्रैक्ष्(प्र/ईक्ष्), प्रैक्ष्ते ऐआ. १,  
 २, ३; प्रैक्ष्त्व ऐआ. ५, १, ४.  
 प्रैक्ष्यति शांआ. १, ७.  
 प्रैख्- -ह्य: ऐआ. १, २, २; ४; ५,  
 १, ३; आ.जैआ. १, ५७०; -ह्यम्  
 ऐआ. १, २, ४; ५, १, ४; ३, २;

शांआ. २, १७; तां. ५, ५, ९;  
 -ह्यस्य ऐआ. १, २, ३; ५, १,  
 ३; ३, २, -ह्यता: तां. ५, ५, १०;  
 -ह्यत् ऐआ. ५, ३, २; -ह्ये  
 ऐआ. ५, १, ४; -ह्यौ आ.जैआ.  
 १, ५, ४५.  
 प्रैख्-त्व- -म् ऐआ. १, २, ३.  
 प्रैख्-फलक- -कम् शांआ. १, ६;  
 ७; २, १७; -के शांआ. १, ७.  
 प्लेख्(←प्रैख्) अद्र.  
 प्रैख्यमाण- -म् तां. १२, ११, १०.  
 प्रैणा प्रैमन्- द्र.  
 प्रैणिन्- -गी जै. २०९.  
 प्रैणी- -म् जै. १५१.  
 प्रैत-प्रैति-प्रैतिपति, प्रैत्य, प्रैत्वरी- प्रे द्र.  
 प्रैदि- -दि: गो. १, ४, २४.  
 प्रैद्ध(√इद्घ्)- -ह्य: ऐ. १, ६; श.  
 ९, २, ३, ४०; तां. १२, १०, १९.  
 प्रैप्तति- प्राप् गद्र.  
 प्रैमन्- -माणम् ऐ. ४, १७; शां.  
 १६, १; तां. १२, १२, १०; प्रैणा||  
 ऐआ. १, ३, ३; ६; तै. ३, ९, ८, १.  
 प्रैयस्(←प्रिय+इयन्)- -य: श. १४,  
 ४, २, १९; जै. ९५  
 प्रैष्ट- -ष्ट: तैआ. ४, ५, २; -ष्टम् तां  
 १४, १२, १.  
 प्रैर्(प्र/ईर्) प्रैरते ऐआ. २, १, २;  
 श. ९, २, ३, १२; तै. १, ४, ९, २;  
 तां. ४, १, २; जै. ९७; प्रैरय श.  
 ४, ४, ११; प्र...ईरय ऐ. ५,  
 २१; प्रैरत ऐआ. १, ३, ३; ६.  
 प्र...ईरयति तां. १२, ३, ६;  
 प्रैरयन् तै. २, ४, ५, २.  
 प्रैष्(प्र/ईष्) प्रैष्यति ऐ. २, २८; ३,  
 ९; ६, १४; शां. १३, २, ९; २८,  
 १; गो. २, ३, ८; प्रैष्यामि जैड.  
 ४, २, १, ११; प्र...इष्ये ऐ. ५,  
 ५; शां. २२, १; प्रैष्य श. ३, ८,  
 १, ४; २, २३; २७; ३, २९; ३४;

९, ३, ८; ९; ४, २, १, २३; ३, ५,  
 २०; ४, १, ७; ३, ९; ५, २, ९; ११;  
 ५, १, ३, १४; ३, २, १५; ९, ४, ३,  
 १५; ५, १, ४०; प्रैष्यन् ऐ. ४,  
 ३०; प्रैष्येरन् शांआ. २, १; प्रैष्ये-  
 यु: ऐ. ५, ९; गो. २, ६, १०;  
 प्रैष्- -ष्ता सा. १, ३, ८.  
 प्रैषित- -त: श. १, ८, ३, १०; ९, १,  
 १; २, ५, २, ४२; ६, १, ४५; तै. २,  
 ६, १५, २; ३, ३, ८, ११; ६, १५, १;  
 -तम् जैड. ४, १०, १, १; -ता:  
 तै. ३, ७, ९, १; -तान् शां. ८, ९.  
 प्रैषितव्य- -म् ऐ. ५, ९; गो. २,  
 ६, १०.  
 प्रैष्य- -ष्य: ऐ. ७, २९; तां. २५,  
 १८, ४; -ष्या: ऐआ. ५, १, १;  
 तै. ३, १२, ९, ६; -ष्यै: शां. १७,  
 १.  
 प्रैष्यत्- -न् शांआ. ४, १५; ११, ३.  
 प्रैष्- -ष: ऐ. २, १३; ६, १४; ऐआ.  
 ५, ३, ३; शां. ३०, ११; श. १३,  
 ५, २, २३; ३, ७; -षा: ऐ. ३, ९;  
 शां. २८, १; श. १२, ८, २, १४;  
 -षा: ३ ऐ. ६, १४; -षाणां ऐ.  
 ३, ९; शां. २८, १; तै. २, २, ८,  
 ५; -षान् ऐ. ३, ९; शां. २८,  
 १; -षै: ऐ. ३, ९; श. ३, ९,  
 ३, २८; तै. २, २, ८, ५; -षी श.  
 ४, १, ३, १५.  
 प्रैष्-कृत्- -त् तैआ. १, ३, २.  
 प्रैष्-त्स्व- -म् ऐ. ३, ९; तै. २, २,  
 ८, ५.  
 प्रैषा(-षडअ-)/षुषैष्- -षान् शां.  
 २८, १  
 प्रैषा(-षडआ-)/प्री- -प्रीभि: श.  
 १२, ८, २, १४.  
 प्रैषम्(णसुल्) ऐ. १, २; ३, ९; श.  
 ३, ९, ३, २८; १३, १, ४, १; तै. २,  
 २, ८, ५; तां. १४, ४, ७.

॥ 'प्रेम्णा' इत्यस्य मकारलोपः । † 'हवित्येष्य' इति तु. नितरामसाधुः पाठः । संगतिराहित्यात् ।  
 'हवित्येष्योऽहोरात्रा' इत्येवमसौ किल शोधनीयः स्यात् । तु. तै. ३, १२, ६; 'हविस्' इत्यस्य टि. द्र. ।

प्रेष्ठ- प्रेमन्- गद्र.

प्रेतोस् प्रे द्र.

प्रेयङ्गव(←प्रियङ्गु)- वम् तै. ३, १, ४, ४.

प्रेयमेघ(←प्रियमेघ)- धम् आ. १, ३६२; जैआ. १, ३६४; -घस्य आ. १, ३०९; ४०६; जैआ. १, ३०९; -धा: ऐ. ८, २२; तै. २, १, ९, १; -धानि आ. १, १६६; ५५०; जैआ. १, १६६; ३३९; ५५०.

प्रेष- प्रेष् द्र.

प्रेष्यत्- प्रे द्र.

प्रोक्त,क्ता(√वच्)- क्त: तैआ. १०, १०, ३; -क्तम् ऐआ. ३, २, १; शांआ. ८, १; -क्ता सं. ३; -क्ते ऐ. ७, ३४; ऐआ. ५, १, ५; जैउ. २, ५, ३, ३; -क्तेभ्य: जै. ६.

प्रोक्त-सोम- स: जै. १६८.

प्रोचिवस्- -वांसम् श. ६, ३, ३, १२; १४.

प्रोच्य श. १०, ४, १, ११; तै. ३, १०, ९, ३; तां. २१, १, १; जै. १३७; गो. १, २, १५.

प्रोच्य- -च्य: तै. २, २, ८, ८.

प्रोक्ष(प्र/उक्ष), प्रोक्षति श. १, १, ३, ३; ५; १०-१२; ३, ३, १-३; २, ६, १, १४; ३, ५, २, ४-७; ४, १७; १८; ६, १, ११; १२; ३, १४; ७, १, ४; ५; ४, ३; ७, ३, २, २; ४: ८; ५, ४, ९; ७, ४, ७; १०, १, ३, ७; १, ४, ९; १३, १, २, ४; ५; ९; २, ७, १५; १४, १, ३, ३; ४; तै. ३, २, ५, ४; ५; ३, ६, ३; ८, ५, १; २; ३: ७, १; ३, प्रोक्षति श. ६, १, २, २०; ७, ३, २, २; ३; ४; ८, ७, ४, ८; तै. ३, ८, ७, ३; तैआ. २, ११, १, ५, ४, १; २; प्रोक्षन्ति श. ७, ३, २, २; प्रोक्षामि श. १, १, ३, ११; ३, ३, १-३; ३, ५, ४, १८; ७, १, ५; ४, ५; १३, १, २, ५-७; ८; ९; २, ७, १२; तै. ३, २, ५, ४; ८, ७, १;

प्रोक्षणि श. ३, ६, १, ७; का. २, १, ३, ४; प्रोक्षत् तै. २, ७, ११, १; तां. २१, १४, ५; प्रोक्षन् तैआ. ३, १२, ३; प्रोक्षयु: श. १३, १, ६, ३; ३, ८, ६; तै. ३, ८, ९, ४.

प्रोक्षण- गस्य श. १, १, ३, १०; ३, ५, ४, १७; ६, १, ११; ७, १, ४; ४, ३; का. २, १, ३, ५.

प्रोक्षणि,णी- गय: तै. २, १, ५, १; -णी: श. १, १, ३, ३; २, ५, २०; २१; ३, १, २४; २५; ३, १; २, ६, १, १२; १४; ३, ५, २, ४; ६, ३, १४; १३, २, ७, १; १५; १४, १, ३, २; का. १, ६, १, ९; २, १, ३, १; २, ३, १९; २०; तै. ३, २, ९, १४; १५; -णीभि: तैआ. ३, ८, १; -णीषु श. १, २, ५, २०; ३, १, २२; का. २, २, ३, २०; -ण्य: ऐ. ५, २८; श. १, ३, ३, ४; ३, ५, २, ८; ४, १९; ६, १, ३; ७; १०; १३; ७, १, ३; ६; ६, २, १, २०.

प्रोक्षित,ता- त: श. ७, ३, २, ४; तै. ३, ९, १७, ४; ५; -तम् श. ४, २, १, १३; २१; १०, ६, ५, ८; १३, १, ३, ५; ६, २, ४, २, १६; तै. ३, ८, ८, १; ९, ३; -ता: श. १, १, ३, १०; तै. ३, २, ५, ४; ३, ६, १; २; -तान् तां. २१, १४, ७; ८; -तौ श. ४, २, १, १३.

प्रोक्षिव्यत्- -प्यन् श. १३, २, ७, १.

प्रोक्ष्य श. १, १, ३, ११; २, ६, १, १४; ३, ६, ३, १४; सा. ३, ४, ८; ९; प. ५, २.

प्रोचिवस्, प्रोच्य प्रोक्त- गद्र.

प्रोत(√वे)- त: श. १४, ६, ६, १; ८, ७; ११; तैआ १०, १, ३; -तम् श. १४, ६, ६, १; ८, ३; ४; ६; ७; तैआ. १०, ६, ३, १; तां. ५, २, २; १६, ११, १; -ता: श. १४, ६, ६, १.

प्रोति- -ति: श. १२, २, २, १३.

प्रोथत्(प्रुथ्)- -त: श. ८, ७, ३, १२.

प्रोदि(त→)ता(√वद्)- -ताम् ऐ. २, १५; -तायाम् ऐ. २, १५.

प्रोपे(प्रउत्प/इ), प्र... उपयन्ति तां. २५, १२, ४.

प्रोर्णु(प्र/ऊर्णु), प्रोर्णुते श. ३, २, १, १६; १७; १४, १, ३, १६; प्रोर्णोति श. ३, ८, २, १६; प्रोर्णुवन्ति ऐ. १, ३; प्रोर्णोतु तै. ३, ११, ९, ८; प्रोर्णुवाथाम् श. ३, ८, २, १६; १३, २, ८, ५.

प्रोषिवस्(√वस्)- -पिवान् शां. २, ५; -पुष: श. २, ४, १, १४; का. १, ४, २, ९; -पुषम् श. १२, ५, २, ८.

प्रोष्य ऐ. ७, १२; शांआ. ४, ११; श. २, ४, १, ६; १२; १४, ९, २, ८-१२; का. १, ४, २, ३; ७.

प्रो(प्य→)प्या- -प्या: तै. ३, १२, ७, २.

प्रोष्ट- स् तै. २, ७, १७, १.

प्रोष्ट-पट्ट- -ट्ट: तै. १, ५, १, ५; -दास: तै. ३, १, २, ८; ९; -द्वेभ्य: तै. ३, १, ५, १०; ११; -द्वेषु तै. १, ५, २, ९; -द्वै: सा. २, ५, ३; ३, ३, ५.

प्रोष्ट-पाद्- -द्: -दाय जैउ. ३, ७, ४, १.

प्रोह्(प्र/ऊह्), प्रोहति श. १, २, १, १९; तां. ६, ५, ४; प्रोहन्ति तां. ६, ५, १४; २०; २, २, १०; प्रोहामि श. १, ८, ३, १-४; तां. १, २, ४; ६, ५, ३; प्रोहन् जै. २, ६; प्रोहेत् तां. ६, ५, ३; १५; २, ५, ९.

प्रोहत्- -न् तां. ६, ५, १५.

प्रोह्यमाण- -णायाम् ऐ. १, २९; -णाय, -णे ऐ. १, १३.

प्रुञ्ज- -ञ्ज: ऐ. ७, ३, २; ८, १६; श. ३, ८, ३, १२; तै. ३, १०, ९, ५; तां. २५, १०, १६; -क्षम् तै. ३, १०, ९, ३; तां. २५, १०, २१;

-क्षस्य जैड. ४, ११, ५, १२.  
 प्लक्ष-शाखा- -खा: श. ३, ८, ३, १०;  
 १२; -खायाम् तै. ३, ८, १९, २;  
 -खासु श. २३, ५, ३, ८; तां.  
 २१, ४, १३१.  
 √प्लु, प्लुवते ऐ. ६, ३०; श. ६, १, ३,  
 ३; १२, २, ४, ८; जैड. २, १, २, ९;  
 गो. १, १, २७; ५, ४; २, ६, ९;  
 प्लवति गो. १, ५, ४; प्लवन्ते श.  
 ९, ४, १, ८; १२, २, ४, ८; प्लवन्ते  
 श. ११, ५, ५, १३; प्लवन्ति प. ५,  
 १२; प्लवेत्, प्लवेरन् ऐ. ४, १३.  
 प्लावयति श. ३, ९, ३, २६.  
 प्लव- -व: तां. ५, ८, ४; १४, ५,  
 १६; १७; जै. १६८; आ. १,  
 ५११; -वम् तैआ. ६ ७, २; जै.  
 १६८; १९५; जैआ. १, ५११; प.  
 ३, ८; -वेन जै. ११२; १६८; प.  
 ३, ८; -वौ तां. ११, १०, १६.  
 प्लवा(-वडअ-)तिप्लुव- -ता: जै.  
 १६८.  
 प्लवत्- -वत् प. ५, ७.  
 प्लाक्ष(←प्लक्ष)- -क्षाणि ऐ. ७,  
 ३०; ३२; ८, १६.  
 प्लाक्षि- -क्षि: तैआ. १, ७, २.  
 प्लात(←प्लति)- -त: ऐ. ५, २९  
 प्लाशि- -शि: श. १२, ९, १, ३.  
 प्लाशी- -शी: तै. २, ६, ४, ४.  
 प्लाशुक- -कानाम् श. ५, ३, ३, २.  
 प्लीहा- -हा श. १२, ९, १, ३; तै. २,  
 ६, ४, ३.  
 प्लुधि- -धिणा श. १४, ४, १, २४.  
 प्लेङ्ख- -ङ्ख: तै. १, २, ६, ६; -ङ्खे  
 तै. १, २, ६, ६; प्रेङ्ख- गड.  
 √प्ला, प्लायात् श. ३, ५, ४, २४.  
 प्लात्, प्ला- -त: -ता श. ३, ९, ३,  
 २६.  
 -:-:-

फ

फट् श. ४, १, १, २६; तैआ. ४, २७, १.  
 फण्(=ट्) तैआ. ३, ३७, १.  
 √फण्, भफणयत् ऐ. ४, ४.  
 फण- -ण: तै. ३, १०, १, ४.  
 फल(√फल)- -लम् ऐआ. १, २, ४;  
 २, ३, ६; शां. २, ७; श.  
 ५, ४, १, ६; १३, ४, ४, ८; तै. ३,  
 ८, १७, ४; तैआ. ६, ९, १; -लस्य  
 शां. २, ७; तै. २, ५, ५, ७;  
 -लानाम् श. १४, ९, ४, १॥;  
 -लानि ऐ. ७, ३०; ३१; श.  
 १४, ९, ३, १॥; ४, १॥.  
 फल-ग्रहि- -हि: ऐ. ७, १५.  
 फल-व(त्→)ती- -तीम् प. ५, २;  
 -त्य: श. १३, १, ९, १०.  
 फल-ह(स्त→)स्ता- -स्ता: शां.  
 आ. ३, ४.  
 फलक- -कम् ऐआ. १, २, ३; ५, १,  
 ४; श. ७, ४, १, २२; १२, २, ४,  
 ७; तां. ५, ५, ११; गो. १, ५, ४;  
 -कानि ऐआ. १, २, २; ५, १, ३;  
 -के ऐ. ७, ३२; ऐआ. ५, १, ४;  
 श. ३, ३, ४, ९; ५, ४, २२; ९, ४,  
 १८; १३, ४, ३, १.  
 फलका(-कडआ-)स्तीर्ण- -र्ण: तां.  
 १७, १, १४.  
 फलि(न्→)नी- -नी: सं. १, ५, १;  
 -न्य: तै. ३, ८, १३, ३.  
 फली/कृ, फलीकरोति श. १, १,  
 ४, २३; २, ४, २, ९; ६, १, ८; का.  
 १, ३, ३, ९; २, १, ३, २४; फली-  
 कुर्वन्ति श. १, १, ४, २४; फली-  
 कुर्यात् श. १, १, ४, २४; का. २,  
 १, ३, २५  
 फलीकारयन्ति का. २, १, ३, २५.  
 फलीकरण- -गा: ऐ. २, ९; तै.

३, ३, ९, १०; -गान् श. १, ९, २,  
 ३३; -गानाम् शां. १८, १२;  
 -णै: ऐ. २, ७; श. १, ९, २, ३५.  
 फलीकरण-होम्- -म् तै. ३, ३,  
 ९, ९.  
 फलीकर्तव्यं तै. ३, २, ५, ११.  
 ?फलीक्रियमाण- -गानाम् तै. ३,  
 ७, ६, २०.  
 फल्यु- -ल्यु शां. ५, १; -ल्यो;  
 -ल्यौ का. १, १, २, ७.  
 फल्यु-प्रासह- -ह: श. ११, ७,  
 ३, १.  
 फलगुनी- -नी तै. १, १, २, ४; ८; ५,  
 १, २; -नी: तै. ३, १, १, ८;  
 -नीनाम् तै. ३, १, १, ७; ८;  
 -नीभ्याम् तै. ३, १, ४, ९; १०;  
 -नीषु श. २, १, २, ११; -न्य:  
 श. २, १, २, ११; का. १, १, २, ७;  
 -न्यो: तै. १, १, २, ३; ४; ८.  
 फल् जै. २१२६.  
 फण्ट- -म् श. ३, १, ३, ८.  
 फाल- -ला: श. ७, २, २, ९.  
 फालफालीडइति० जै. २१२.  
 फालीकरणा- -णात् शां. १८, १२.  
 फाल्युन(←फल्युनी)- -न: -नस्य  
 का. १, ६, ३, ८; -नानि श. ४,  
 ५, १०, २; तै. १, ४, ७, ५; ६;  
 -ने तां. ५, ९, ७.  
 फाल्युनी- -नी शां. ४, ४; ५, १;  
 श. २, ६, ३, १२; ६, २, २, १८;  
 १३, ४, १, ४; तां. ५, ९, ८; गो.  
 २, १, १९; -न्याम् शां. ४, ४; ८;  
 ५, १; -न्याम् श. ६, २, २,  
 १८; गो. २, १, १९; -न्यै श.  
 २, ३, ३, १; १३; -न्यौ गो. २, १,  
 १९.  
 फेन- -न: श. ६, १, ३, ३; ३; ५, १,  
 ३; तां. १२, ६, ८; -नम् श. ६, १,

† 'भ्रणखा' इति मुपा. अशुद्धः । § छाव(←छव)- इति वा. पा. † । ‡ '-शि:' इति श. च. (१२, ८७) च । उपरि मुद्रितो दीर्घान्तः पाठः तै. -शाखीयः । || '-ला-' इति मुपा. स्वरो भ्रष्ट एव । § 'फल्' इति पांम. । ¶ '-गान्' इति मुपा. । '-णाम्' इति आन. मुपा. । उपरि मुद्रितं हस्तलेखपाठन्तरं Kt. सम्मतम् । ० शब्दानुकरणं प्रतीयते ।



१, १३; ३, २; ५, १, ३; १२, ७, ३, ३; तै. १, ७, १, ७; -नम्ऽइव मं. २, ६, १८: -ना: श. १२, ७, १, ४: -नेन श. १२, ७, ३, ४; तै. १, ७, १, ७; तां. १२, ६, ८: सा. २, ७, १३.

-:--

वृ

वृंहिष्ठ(←बहुल)-वृम् शां. १८, १३: तै. २, ८, ६, ७.

वक-क: जै. १, २, २, ३; ४, ६, २, २.

वग्ऽइति जै. ३, ३, ३, ३.

वृद् शां. २, ५, ५: तै. १, ४, ५, ३: ५, २, १.

वटर्क-काणि ऐआ. ३, २, ४.

वत् ऐआ. २, २, २; ४, २; श. १, १, ४, १४; ५, ५, ४, १२: ११, ५, १, २: ६, १, ३-६; १२, ७, १, १४: १४, १, १, ११; २, १२; ५, ४, ४; ९, ४, २९: तै. ३, १०, ९, १२; जै. १३२: १८२: १९९: जै. १, १, ४, ७: १८, २, १: ३, १, १, २०.

वृदर-रम् श. ५, ५, ४, १०: १२, ७, १, ३; तै. १, ८, ५, ९; -राणि श. १२, ७, २, ९: -रै: तै. २, ६, ४, ५; ११, २.

वृदर-नक्तु-क्तव: श. १२, ९, १, ५; -क्तन् श. ५, ५, ४, २२.

वृद्धान्/घाध् द्र.

वृद्ध-द्वा-वृद्धक- वृन्ध् द्र.

वृद्ध-द्वानाम् ऐ. ८, २२: -द्वानि ऐ. ८, २३; -द्वै: तां. १७, १४, २.

वृद्ध-याजिन्-नम् तां. १७, १४, २.

वृद्ध-शान्(ः) ऐ. ८, २३.

वृद्धन्-द्वा तां. १, १, ४.

वृध्, वधेत् श. ५, ३, ५, २८.

वीभत्सते तै. ३, १, ३, ८: वीभ-त्सन्ते ऐ. ३, ४६: श. ११, १, ६,

३०; १२, ४, २, २: ९; वीभत्सन्ता ३इ(=वीभत्सन्ते) श. १२, ४, २, २; वीभत्सान्त्वकिरे श. १, १, ३, ५; का. २, १, ३, २: अबी-भत्सत जै. १, १६, १, ३; वीभत्सेत ऐआ. २, ३, ७.

वीभत्स-, वीभत्समान-, वीभत्सा-अद्र.

वृधिर(√वन्ध्)-र: श. १, ४, ३, १४; ६, १, १६; ११, ७, २, ४; १२, २, २, ४; तै. ३, १०, ८, ३; ११, ५, ३; जै. १५१; -रम् तै. ३, ४, ६, १; -रा: शांआ. ९, ५; श. १४, ९, २, १०; -रान् शांआ. ५, ३.

वृधन्त्-, वृध्यमान- वध्वाय √वन्ध् द्र.

√वन्ध्, वध्नीते श. ३, २, १, १८; ३, २, २; ९, ४, १; वृध्नाति ऐआ. ५, १, ३; श. ७, २, १, १०; १३, १, २, ४; तै. ३, ८, ३, १; वृध्नाति श. ३, २, १, २९; ७, २, १, १०; १३, १, २, ४; ६, २; तै. ३, २, ९, ४; ८, ३, १; ९, ४; वृध्नन्ति श. ११, ८, ३, २; वृध्नामि मं. १, ३, ८; १०; २, २, ८; वृध्ना ए. ८, २१; जै. २०४; भन्त्स्यामि श. १३, १, २, ४; भन्त्स्यामि तै. ३, ८, ३, १; वृध्नीताम् श. ३, २, ४, १८.

वृधान श. १, २, ४, १६; १७; १९; १३, १, २, ४; का. २, २, २, ९-११; वृधान् तै. ३, २, ९, ३; वृधेन श. ११, ७, १, १; अवृध्नात् ऐ. ८, २३; श. १३, ५, ४, २; अवृध्नात् श. १३, ५, ४, ९; ११; तां. ९, २, २२; २१, १४, ५; वृध्नीयात् ऐ. ५, १५; शांआ. १२, ८.

वृध्यते शांआ. १२, ६; वृध्यन्ते श. ११, ८, ३, २; वृध्यन्ताम् तैआ. ६, ६, २.

अवृध्नायन् श. १३, ५, ४, ४.

वृध्, वृधा-द्वा: श. ५, १, ५, १९; ७, २, १, ११; तैआ. १०, १०, २; तां. ९, २, २२; गो. १, २, १६; -द्वध् श. ४, ६, १, ६; ८; -द्वा: श. ८, ६, २, १०; ११, ८, ३, ४; तै. ३, ९, ८, ३; -द्वान् ऐ. ३, १९; तै. २, ५, ८, ३; तैआ. ४, ४२, ३; -द्वधानि तै. १, २, ६, ४.

वृध्क-म् तैआ. २, ६, १.

वृध्क-सोचन- म् तैआ. २, ६, १.

वृध्-सुच्- -चौ जै. १७६.

वृध्-वत्सा- -त्सा श. ४, २, ४, २२; जै. ४७.

वृधन्त्-धन् तै. २, ६, १५, १; ३, ६, १५, १.

वृध्यमान-ने श. १३, ५, ४, ५.

वृध्वाय ऐ. ८, २३; श. १३, ५, ४, १२.

वृन्धु-न्धम् श. ७, २, १, १०; -न्धात् तैआ. २, ६, १; -न्धानाम्

श. ७, २, १, ११; -न्धेन श. ७, २, १, ११, १, १०; -न्धै: श. ७, २, १, ११.

वृन्धन-नम् श. १३, १, ६, २; तै. ३, ८, ९, ४; -नात् ऐ. ४, १३;

श. २, ६, २, १२; १४; १४, ७, १, ४१; का. १, ६, २, ७; -नेन शांआ. १२, ६.

वृन्धु-न्धु तैआ. ३, ११, ३; -न्धु:

श. १, १, २, २२; ३, १०; २, १. १४; २, १; ३, १, २२-२४; ६, ३, १५; ४, ९; २, १, ४, १७; २, १, २२; ६, ३, ५; ३, ३, १, ६; ४, १;

५, ४, ४; १७; ६, १, ४; ११; ७, १, ३; ४; ४, ३; ९; ८, ३, २; ४, १, २, १५; २१; २३; ६, ६, ६; ५, १, ५, १८; २१; २, १, १; ३, २, १६; ३, १, ९; ५, १५; १६; ६, २, २, ५; १०; ३९; ३, २, ८; ३, १४; ४, १, ६; २, ४; ७; ३, ७; १०; ४, ११;

१८<sup>३</sup>; ५, १, ५; ६, १, १३; २, ५; ६;  
 १४; ३, १, ५; ६; १७; ४, १; २;  
 ११; १५; ७, १, ७; १५; १६; २६;  
 २, १, ९; ३, ६; ८; ८, १, ७<sup>३</sup>; ११;  
 १२; २, ९; ११; ७, १, १, २८; ३३<sup>३</sup>;  
 ३६<sup>३</sup>; ४१; ४३; २, १, २०; २, ३;  
 ५; १०; २१; ३, ५; ६; ४, २; १४; ३,  
 १, ११; २१; २७; ३१; ४६; २, ११;  
 १३; १९<sup>३</sup>; ४, १, ९; १०; १४; २१;  
 ३२; २, ५; ८; १४; १५<sup>३</sup>; २१<sup>३</sup>; २८;  
 ३९<sup>३</sup>; ५, १, ४; ११<sup>३</sup>; २५; ३०, ३१<sup>३</sup>;  
 ३२; २, २१; ८, १, १, ९; २, ३; ६;  
 ९; ४, १०<sup>३</sup>; २, ४, २०<sup>३</sup>; ३, १, ८;  
 १०<sup>३</sup>; २, ४; ४, १५<sup>३</sup>; ४, १२<sup>३</sup>;  
 ५, १, ८<sup>३</sup>; १२; २, ५; ६, १, ५-९;  
 १७-२०; ३, ७; २२-२४; ७,  
 १, ६; २२; ९, १, १, २४; ४०:  
 २, २७; २८; २, १, २; ३; १३:  
 १७; २, १; ७<sup>३</sup>; ३, ७; २०; २१;  
 २२; ३१; ३५<sup>३</sup>; ३९; ४५; ३, २, २;  
 ४, ४; १०; ४, १, ५; ७-१३; ३, ५<sup>३</sup>;  
 ७<sup>३</sup>; १०; १५; ५, १, ३०; ४०; ४६;  
 ४७<sup>३</sup>; ५०; १०, १, ३, ११; ६, ४, १;  
 ११, ५, ९, ११; १२, ४, ४, ७; १३,  
 १, २, ४; ६, २, १७; ८, ४, ३; ४:  
 १४, १, २, ७; ८; १०-१४; १७<sup>३</sup>;  
 १९-२१; २५; ३, ३; ४, ६; २,  
 १, ६; १४-१६; २१; २, १३;  
 १४; १६; १८; ३२; ४०; ४१<sup>३</sup>; ४३;  
 ३, १, ३१; ६, १०, ६; का. १, २,  
 ४, ५; ६, ३, ५; २, १, ३, ५; ४, १२;  
 २, १, १; तै. १, ७, ६, २<sup>३</sup>; २, ४,  
 ६, २; ३, ७, ५, ५; तैआ. १०, १,  
 ४; तां. २०, १५, ११; -न्धुम्  
 तै. २, ४, १, १०; ८, ९, ५; तैआ.  
 १, २३, २; -न्धुना ऐ. ७, २३<sup>३</sup>;  
 २४; ऐआ. २, २, ४; श. ३, ५,  
 १, २, १; -न्धुषु तैआ. ६, १, १;  
 -न्धोः ऐ. ७, २३: २४.  
 वन्धु-ता- -ता ऐ. ४, ३०<sup>३</sup>; शां.

२०, २; २२, १; श. ३, १, ३, १२;  
 १२, ६, १, ३८; ८, २, १८; १९;  
 २०; का. १, १, ४, १७; २, १, १३;  
 तां. १०, १, १, ४; ७; १०; १३; १६;  
 १९; जैड. १, १८, ४, १०; -ताम्  
 तै. २, ३, १, २; तैआ. ५, ९, ८;  
 -तायाः ऐ. २, ४.  
 वन्धु-मत्- -मत् जैड. ३, २, १, ६;  
 ७; -मान् तै. २, ३, १, २, तां.  
 १०, १, २; ५; ८; ११; १४; १७; २०;  
 दै. १, २, ५<sup>३</sup>; २६.  
 वन्धु-मती- -ती श. ८, ४, ४,  
 १२; -त्यः श. ६, २, ३, १०; दै.  
 १, २, ५; २६.  
 वन्ध्या- -न्ध्याः गो. १, ५, ५॥  
 वन्ध्या-कुर्वत्- -वैन्ऽइव ऐ. ३, ४.  
 वभस्ति √भम् द्र.  
 वभूवस्(√भू.)- -वान् तै. २, ८,  
 ३, ६.  
 वभूवृषी- -षी तै. २, ४, ६, ११;  
 तैआ. १, ९, ४.  
 वभू- -भवः तां. ११, ३, १; जै.  
 २०७; -भवे ऐ. ७, ३४; -भूः  
 ऐ. ५, २, १; श. १, ४, ५, १३; ३,  
 ३, १, १३-१५; ५, २, ५, १२<sup>३</sup>; ५,  
 १, ९<sup>३</sup>; ७, २, ४, २६; तै. १, ७, २,  
 ४; तां. २१, १, ३; जै. १४९; दै.  
 २, ३; -भूऽइव श. १, ६, २, ३;  
 ५, ५, ४, ४; जैड. ४, ११, ३, १२:  
 -भ्रुम् श. ३, २, १, १५; -भ्रुणाम्  
 श. ७, २, ४, २६; -भ्रुणि का. २,  
 १, ३, ८; -भ्रुणिऽइव श. १, १,  
 ४, २; ३, २, १, ३; -भ्रो तै. २,  
 ८, ६, ९; तां. १२, ९, ३; -भ्रोः  
 आ. जैआ. १, ४८१; ४८२.  
 वभ्रु-क- -कऽइव श. १, ६, ३, ३;  
 ५, ५, ४, ४.  
 वभ्रु-तूल- -लानि तां. ९, ५, ७.  
 वभ्रव- -भ्रवम् जैड. २, ३, १, ६; -भ्रवेन  
 जैड. २, ३, १, २.

वृम्भारि- -रिः तैआ. १, ९, ३; तां. १,  
 ४, ७; -रि श. ३, ३, ३, ११.  
 वरासी- -म् तां. २१, ३, ४.  
 वरु- -रोः शां. २, २, ८<sup>३</sup>; -रौ ऐ. ६,  
 २५.  
 वरु- -रुः श. १, १, १, १०; १४, ६,  
 १०, ८; का. २, १, १, ८; जै. ६<sup>३</sup>; ९०.  
 वरु- -रौ ऐ. १, ११<sup>३</sup>; १३; १६; २८:  
 २९; २, २; शां. ९, ४.  
 वरु-नदधि- -दधि ऐ. १, ११.  
 वर्हि(√वृह)- -र्ह्ये गो. २, १, २.  
 वर्हिस्- -र्हिः ऐ. २, ४<sup>३</sup>; ६; ११; २०;  
 ५, १२; २५; २८; शां. ३, ४; ५,  
 ७; १२, २; १८, १०<sup>३</sup>; २४, २<sup>३</sup>; श.  
 १, २, ५, २१; २६<sup>३</sup>; ३, ३, ३; ८;  
 ९<sup>३</sup>; १०; ४, १०; ४, १, २४; ५, १,  
 ३; ३, १२<sup>३</sup>; १६; ४, ४<sup>३</sup>; ६, १, ८; ७,  
 २, १७; ८, २, १०; ११<sup>३</sup>; १५; ९,  
 २, २९<sup>३</sup>; ३१; २, ५, १, १८; ६, १,  
 १२; १४; २३; ४४; ४७; ३, २, ३,  
 २१<sup>३</sup>; २२; ४, १, १८; ६, ३, १०:  
 १४<sup>३</sup>; ८, १, १४; ४, २, ५, ११<sup>३</sup>; ४,  
 ५, १४; ११, ४, १, १४<sup>३</sup>; १२, ८,  
 २, ३६; ९, १, ११; १४, ९, ४, ३;  
 का. १, ४, ३, १५<sup>३</sup>; ६, १, ११; १५:  
 २९; ३०; २, २, ३, २३<sup>३</sup>; तै. १, ३;  
 १, ३; १०, ५; ६, ३, १<sup>३</sup>; १०; ६, ५;  
 ८, ७; ९, २; १०; ७, ३, ८; २, १, ४,  
 ९; ५, १; ४, ३, ३; ५, ७; ६, २; ८, ५;  
 ५, ५, १; ६, ४, ५<sup>३</sup>; ७, २; ८, २; १०,  
 १; ६; ११, ३; १४, १; ५; २०, १; ५;  
 ७, १२, ३; ८, २, २; ३; २, २,  
 १-४; ६; ७; ३, १, ९, १४; १०, २;  
 ३<sup>३</sup>; ३, ६, २; ३<sup>३</sup>; ८<sup>३</sup>; ८, ७; ५, ५, १;  
 ९, १; ६, २, १; २; ३, २; ४; ६, १;  
 ८, २; १३, १<sup>३</sup>; १४, १; २; ७, ४,  
 १०; ५, १०; ६, ५; १८; तैआ. ३,  
 १, १; दै. ७, २; १०, ६४, १; तां.  
 २४, १, ९; प. ३, ८; गो. १, ३,  
 ९; २, १, २; २४; २, १६; ५, ९<sup>३</sup>;

† 'न्धू-' इति भ्रष्टः पा. । † 'विध्या-' इति पाभे. । † 'ता वर्हि प्रजायेरज' इत्येव मुपा. गम्भायेन ।

-र्हिषः श. १, २, ५, २६; ५, ३, १२; ५, ५, ४, २४; ११, १, ७, २; १४, २, २, २५; का. २, २, ३, २३; तै. २, ६, १, ३; ३, २, २, ३; गो. १, ३, ९, २, ३, ११०; -र्हिषा श. १, २, ५, २६; ३, २, ४, ८; ९, ५, १, ४८; १२, ८, १, २; तै. २, ३, २, ५; ६, १२, २; १४, १; ६; ३, २, १०, ३; ६, १३, १; तैआ. ३, ८, १; -र्हिषि ऐ. १, १; २, २२; ५, २८; शां. ३, ८; श. १, ४, १, २४; ५, ३, १६; १७; ८, २, २५; ३, २, ४, १४; ४, २, ५, ११; तै. १, ६, ३, १०; २, ६, ७, २; १७, ३; ७, १२, ५; ८, २, १, ६, ५; ३, ५, २, १; तैआ. ३, १२, ३; ६, ५, १; जै. १२; गो. १, १, २, २; २९; ३, ११; १२; -र्हिषि श. १, ३, ३, २; तै. ३, ३, ६, २; -र्हिषि श. ३, ५, ४, २०; २१; ६, १, ६; १४; ७, १, ३; ७; तै. २, ५, ५, १; ६, १०, ६; ३, ६, १३, १.

बर्हि-षद्(-र्हिम्/सद्)- -पत् श. १२, ८, १, २; -षदः ऐ. ३, ३७; शां. ५, ६; श. २, ६, १, ७; २२; २८; का. १, ६, १, ६; १५; १८; तै. १, ६, ८, ३; ९, ५; ६; २, ६, १६, १; ३, ३, ६, ४; ८, ५; गो. २, १, २, ४; -षदम् ऐ. २, ११; शां. ३, ७; श. १, ८, १, ४०; ४, २, १, ९; १२, ८, १, २; तै. २, ६, ३, १; ३, ३, ८, ६; ७; -षदभ्यः श. २, ६, १, ५; २८; का. १, ६, १, ४; १८; तै. १, ६, ८, ३; ३, ३, ६, ४; -षदाम् श. ५, ५, ४, २८; -षदे श. ९, २, १, ८.

बर्हिष्क- -ष्कान्, -ष्कौ शां. १८, १०.

बर्हिष्मत्- -ष्मत्; तै. २, ६, १०, १; ३, ६, १३, १; -ष्मन्तम् शां. १८, १०;

-ष्मन्तौ शां. ५, ७; गो. २, १, २, ४. बर्हिष्य- -म् ऐ. ५, २७; तै. २, १, ५, २; आ. जैआ. १, १.

बर्हि(ष्ठ→)ष्ठां- -ष्ठा श. ९, १, २, ३७; -ष्ठाः शां. ३, ४.

√रवल्डि, वल्वलीति श. २, ३, २, ११॥; जै. २१२.

वल्(√रवल्डि)- -ल्म् ऐ. ३, ४१; ८, ६; २४; २५; २७; ऐआ. ३, २, ६; शां. ७, २; ८, २; ११, २; १६, १; २; ४; ७; ११; १७, २; ९; १८, ५; ६; १२, १; २२, ४; ३०, ११; शांआ. ८, ११; ११, २; ६; १२, ४; श. १, ३, २, १४; ४, ३, ३, ९; ६, ६, २, १४; ३, १४; १५; ९, ४, ४, ३; ११, ४, ३, ३; ७; १२; १२, ७, १, ४; २, ६; १३, १, ९, ४; २, २, ५; ८; १४, ८, १५, ६; तै. १, १, २, ६; ३, ४, ३; ६, ४, ४; २, ५, ७, १; ४; ६, १, ४; ५; ५, ५; १३, २; ३; १४, २; १९, १; २०, ४; ७, १७, ३; ३, ७, ६, १३; ९, ३; ८, ५, २; ७, १; ९, २, १, ३; १०, ५, १; ८, ८; ९, ५; ६; ११, १, २, १; तैआ. १, ८, ३; २, ५, २; ३; १८, १; ३, ११, ९; १५, १; ७, २, १; ९, १०, २; १०, १, ४, १; २६, १; ६, ३, १; तां. १०, १, ६; जै. ५१; १४५; १८५; जैल. ३, ५, ८, ५; ८; मं. १, ६, २७; २, १९; २, १, २२; २, १३; ३, ३; ५, ५; ६, १२; -ल्म् इव ष. २, १०; -ल्स्य श. ६, ६, २, १४; -लात् ऐ. ८, २४; २८; -लाय ऐ. १, १३; १६; २८; २९; २, २; ८, ७; तै. १, २, १, २१; २, ६, १, ४; ४, ५; ५, ३; ३, ४, ४, १; ७, १; तैआ. ४, ५, १; ६, १, ३; १०, ४४, १; मं. १, ७, ४; गो.

१, ३, १२; २, ३, ११; -ले शां. १६, २; १७, ९; १८, ६; २९, ४; शांआ. ११, १; ५; ६; श. १४, ८, १५, ६; तै. १, ५, ८, ३; ३, १०, ८, ८; ९, ५; गो. २, ६, १२; -लेन ऐ. ८, २५; २७; शां. ११, ३; श. ४, ४, २; तै. २, ५, २, ३; ६, ११, ३; १२, २; ८, ४, ३; ३, ८, ५, २; तैआ. २, १८, १; १०, ६, ३, १; जै. ११६; मं. २, ४, १४.

वल्-काम- -मस्य ष. ४, ४. वल्-पति- -तिः श. ११, ४, ३, १२; तै. २, ५, ७, ४.

वल्-प्रमथन- -नाय तैआ. १०, ४४, १.

वल्-वत्(मत्तुप्)- -वत् ऐआ. ३, १, २; शांआ. ७, ४; श. ४, १, १, २१; ६, १, ३, १३; ११, २, ७, ३, २; तां. ७, ७, १०; -वत्स इव ष. २, १; -वन्तः सा. १, ५, २; -वान् श. ४, ३, ३, ६; ९; १४, १, ३, २, ३.

वल्-विकरण- -गाय तैआ. १०, ४४, १.

वल्-सात् मं. २, ४, ६.

वल्लिष्ठ, ष्टा- -ष्टः ऐ. ७, १६; ८, १२; शां. ६, १४; श. ९, २, ३, ३; तै. ३, ८, ७, १; तैआ. ८, ८, १; जै. १४५; गो. २, १, ३; -ष्टम् श. ३, ४, १५; ४, ३, १, १५; १९; -ष्टा जै. १०२; १४५; -ष्टाभ्याम् श. ११, ५, ४, २; -ष्टे शां. ११, ४; श. ११, ५, ४, २; गो. २, ३, ११; -ष्टौ ऐ. २, ३६; तै. ३, ८, ७, १. वल्लिष्ठ-तम, मा- -मम् -नया ऐ. ३, ४४; गो. २, ४, १०.

वल्लीयस्- -यः ऐ. ३, ४४; गो. २, ४, १०; -यान् श. १, ६, ३, ७;

ॠ'बर्हिषो' इति G. 'बर्हिषो' इति कालि. सुपा. । 'बर्षम्' इत्येवाभिप्रेतः पा. स्यात् तु. G. टि. १ ।

† ←बृहत् इति (श.) '←बर्हित्' इति च सा. ऋ. ३, १३, १, ब्र. १ ॥ सा. इत्यस्य 'वल्वलिष्ठति' इति पदच्छेदोऽशुद्धः स्वरविरोधात् । §१चक्रपरिवर्तने ('वल्वलि' इत्येवं शब्दने मा.); प्राणन इति विवेकः ।

५,४,४,१५; ५,४,८; ११, १,६,  
२४; ५,५, ८; -यांसः ऐ. १,  
२३; २,१६; तै. १, ५,९, १; तां.  
१८,१, २; -यांसम् श. ५,४,४,  
१५; १४,४,२,२६.  
वलीयसी- -यस्या ऐ. ३, ४८;  
गो. २,४,१०.  
वलञ्ज- -म् तै. ३,८,२३,३.  
वलि- -लि ऐ. ३ ७; -लिः तै. १,२,  
३,२; ५,३; ३,९, ९,२; तैआ. १,  
३१, २; २,१, १-४; -लिम् ऐ.  
७,३४; ऐआ. २, १,५; शांआ.  
४,१; २; श. १, ३, २,१५; ५,  
३,१८; ६,३,१७; ८, २,१४; ४,  
२,१,२९; ११,२, ६,१४; ५,६,  
२; १४,९,२,१३; तै. २, २,३,७;  
३,६,४; ४,७,९; ७,१८,२; ३; ३,  
१२,२,७; तैआ. १, ३,१,१; २;  
३; २, १०,१; ७,५,३; तां. १५,  
७,४; जैउ. ४, ११, २,७; ३,३;  
४-८; सा. ३, ३,२; -लिना तै.  
३,७,९,८; -लेः गो. १, २,१९.  
वलि-कृत्- -कृन् ऐ. ७,२९.  
वलि-मृत्- -मते तै. ३, १२,२,७;  
-मान् तै. ३, १२,२,७; ९.  
वलि-वाहन- -नाः जैउ. ४, ११,  
३,९.  
वलि-हृत्- -हृतः तै. २,४,७,९; मं.  
२,२,१३; गो. २,६,१३.  
वल्यु(-लिडउ-)-पहार- -रः सा. ३,  
३,५.  
वलिष्ठ-वलीयस्- वल- ड.  
वली(-लि तै.)-वर्द्ध- -र्द्धः श. १२, ४,  
१,१०; तै. ३,८,२०,५; जैउ. १,  
१,४,३; -र्द्धय तै. ३,८,२०,५  
वलकस- -सम् श. १२, ९, १, २;  
-सेन श. १२,८,१,१६.  
वलयला-कुर्वत्(√कृ)- -र्वता तां. ७,  
७,११.  
वलिहक- -कः श. १२,९,३,३.

वलवलीति ✓ १वल ड.  
वळा ऐआ. ५,२,३.  
वस्तु- -स्तः, -स्तम् श. ८, २, ४,  
१; -स्तानाम् जै. २०९.  
वस्ना(-सिडअ-)-जिन्- -नम् तै. १,  
३,७,८; -ने श. ९, ३,४, १४;  
जै. १६५.  
वहिम्(ः) ऐ. २,१९; श. १४, ६,९,  
३०; ७,१, १३; तैआ. १०, ११,  
२; तां. ६,८,११; ७,६,१४; १७,  
१२,२; जै. ११९; १६४.  
वहिःश्रि- -श्रि श. ११,४,२,५; १०.  
वहिःसृद्- -डम् तै. ३, ४,१६, १.  
वहिःस्तोमभाग- -म् श. ८, ६,२,  
१५  
वहिर्द्वा- -र्द्धाः शांआ. २,११.  
वहिर्धा श. १,३,१, ११; ६,१,२१;  
९,२,२-४; २,३,१,३५; ३,१४;  
१६; ३,५,२,८; ८,२,२०; ३,१०;  
९,३,३; ४,३, ५,२४; ४,३,१२;  
५,६; ५,२, १६; ६,४,४, २०; ८,  
२,१; ७, ५,२, ३१; ८, ३,१,  
११; ६,३,७; ११; ७,२,१६; ९,  
१,२,११; २,१, २१; २२; ३,३,  
१४; ४, १७; १०,२,३, १८; ४,  
१; ३; ४,३,२२; ११,५,९, ५; ७,  
२,४; १२,९,३,४-६; १३,१,३,  
६; १४, ३,१, १०; का. १, ३,१,  
२३; २,२,४,८; तै. १, ८,६,१;  
३,८,८,२; जैउ. १, १,४, ७; ८;  
वहिर्धाडिज्व जैउ. १, १, ४, ६;  
जै. १४५.  
वहिर्नि(-मूडनि)-धन- -नम् तां. १०,  
१०,१; जै. १७१; २०५; -नानि  
तां. ७,६,१३; १४; -ने तां. ७,  
६,१३; -नेन तां. १०, १२, ३.  
वहियौनि- -नि श. ८,६,३,७.  
वहिवेदि- -दि ऐ. २,११; ६,३; ८,  
५; शां. १७,७; २७,४; श. ३,  
५,२,८; ६,१,२३; ७,५, २,३१;

३८; ८,६,३,६; ९,१,२,११; ११,  
२,७, ३३; जै. १६५; गो. २,५,  
४; -दैः श. ७,३,१, १५; १८;  
९,४,२,३.  
वहिष्ठात्(-सू+तात्) श. ८, १,४,  
१०.  
वहिष्ठात्रिर्वाध- -म् श. ६, ७,  
१,२.  
वहिष्पथ- -म् गो. २,१,१३.  
वहिष्परिधि- -धि श. १,३,३,१६;  
१२,८,१,६.  
वहिष्पवमान- -नः ऐ. २,२२; तै.  
१,५,९,८; गो. २,३,१२; -नम्  
श. ४,२,५,१०; २१; १०,१,२,७;  
१३,५,१,१; ३, १०; तै. ३, ८,  
२२,१; तां. २,१५,३; ६, ७, ९;  
२४; ८,८; १५; ८,६,४; १६,२,  
५; ७; १९,५,३; ११,२; २०,१,  
१; २,१; ३; ३,१; ४,१; ५,१; ६,  
१; ७,१; ८,१; ९,१; ११, २; ९;  
१६,२; २१, १०,२; ३; २२, ७,  
१; ६; जै. १०; २७; ९२; १२९;  
१३७; जैउ. ३,१, ५,५; गो. २,  
२, १६; -नात् श. १३, ५, १,  
१६; -नान् जै. ४६; -ने ऐ. ३,  
९; १४; शां. ८,७; श. ४, १, ५,  
१३; १५; ४,४,१; १२, ३,४,३;  
१३,५,१,१६; तै. २,२,८,३; तां.  
१६,५,१३; जैउ. १,१,५,६; जै.  
९३; प. २,३; गो. १, ३,३; ५,  
११; २,२, १६; -नेन शां. १४,  
२; श. ४,२,५, ९; ११, ५, ५,  
११; तां. ६,७, २४; ९,२२; ७,  
४,७.  
वहिष्पवमानी- -नीभिः तां. ६,  
८,१७; १८; -नीषु जै. ८८; ९१;  
९२; -न्यः तां. ६,८,५; ११,२,  
१; ७,१; जै. १०.  
वहिष्पवित्र- -त्रात् श. ४, १,  
१,३.

बहु(बहु)-हवः ऐ. ३, २३; ४, १०; ५, ६; ३०; ७, १८; शां. ९, ३; २८, ९; शा. १, ४, १, १५; ३, ४, २, १५; ४, १, ३, ५; ६, २, १, १७; ७, २, २, ५; ९, ३, १, १४; ४, ३, २, २०, ५, २, १६; ११, ८, १, ३; १४, ४, २, २, २; ९, ४, ४; तै. १, ६, ३, ५; ३, ९, ३, ३; तैआ. ५, १, ३; २, १२; तां. १८, ८, १७; २४, १५, ४; २५, १६, २; जै. ४: जैड. २, ३, ३, १०; ष. ३, ८; गो. २, ३, २, ०; -हवःऽइव ऐ. २, २; -हवाः(=वः) श. १०, ५, २, १६; -हु ए. २, ११; ५, २; १५; २१; ऐआ. १, १, ३, २, १; २: ५, ३; ५, १, ५; ३, ३; शां. २, २; १७, ४; शांआ. १, ८; २, ११; श. १, १, २, ६; ३, ८, १, १२; ४, १, ५, १४; ५, ४, ६; ६, ५, ३, ११; ९, ३, १, १२; १०, ४, १, ९; ११, २, ७, १९; १३, ५, १, ७; २, ८; १४, ६, ८, १२; ९, ४, ५; का. १, १, १, २; २, १, २, ८; तै. १, ३, ५, ३; ६, ३, ५; ७, २, ५, ६; ३, २, ३, ८; ७, ४, १६; ६, १९; ८, २, ३; तैआ. ८, ६, १; ९, ९, १; १०, १; तां. ४, १, ४; ६, १, ५, १; ७, ५, १; ६, १; १६; १०, ३, १; १३, १२, १४; १९, ४, २-४; ८; १०; २१, १४, २; २२, १५, २; जै. १०६; २०६; जैड. १, १६, १, ३; ८; १७, २, २; १८, २, २; ५, १-५; ३, १, ५, ४; २, २, ३; ४, १०, ३, १२; सा. २, १, ७; गो. २, १, १४; ३, १७; -हुऽइव श. १, ६, १, २, १; १४, ८, १५, ८; १२; गो. १, १, १५; -हुः ऐ. ८, ११; शांआ. १, ८; श. १, ६, ३, ३; ७, २, ८, १, ९; २, १, २, ६; ३, ८; ४, २, ८; ४, ४, १; १०; ५, ३, १६; १०, ६, १, ६; १२, ४, १, ७; का. १, १, २, १; ३; ३, ७;

४, २५; ३, ४, १, ६; ४, २, १०; ५, २, १५; तै. २, ७, १०. २; तां. ११, ३, ५; ५, १८; १३, ३, १५; ५, १२; १४, ११, १७; २०; ३३; १५, ३, २१; १९, ३, ७; २०, ४, ६; २१, १४, ३; २२, १५, ३; जै. ८; ४३; १०३; १५४; जैड. १, २, २, ५; १५, १, १; ३, ४, ४, ६; ७; ष. २, १; -हुम् श. १३, ३, ५, २; तै. ३, ९, १५, १; -हुभिः श. १०, २, ६, ९; १४, ९, १, २; तै. ३, ६, १०, १; -हुभ्यः तै. २, ६, १५, २; ८, ७, १०; ३, ६, १५, १; तैआ. ६, १, १; तां. २, ३, ४; ९, ३; ६, ९, १३; सा. ३, ९, ८; -हुषु श. १४, ४, २, २२; -हून् शां. १९, ४; श. १४, ७, २, २३; तैआ. ३, १४, २; ३; तां. १९, ५, १०; जैड. ३, २, १, ५; गो. १, १, १२; -हून्ऽइव गो. २, २, २२; -हूनाम् ऐ. १, ६; ऐआ. ५, ३, १; शां. १९, १; श. ३, ६, ४, ७; ४, ६, ५, ३; ५, १, ५, १४; तैआ. ४, २०, १; तां. ९, ६, ३; ४; जै. ६२; गो. २, २, २३; २४; -हूनि ऐ. ६, २; १२; २६; शांआ. २, ११; श. ६, २, १, ६; १४, ५, ५, १९; ६, ८, १०; ७, १, १४; तै. २, ५, १, १; तां. १९, ५, १०; जै. १२८; १५०; १५५; २०९; सा. १, ५, १४; -होः ऐआ. ५, १, ५; शांआ. १, ८; श. १४, ९, १, १०; तै. २, २, ३, ३; ११, १; ७, १०, १; बहुवी- ह्री ऐआ. २, ३, ६; श. १, २, १, ७; ८, १, ३; २, १, ४, २८; ३, ५, २, ११; ६, १, १७; का. १, १, ४, २५; २, १, ४, ५; -ह्री ऐ. ८, २७; शांआ. ५, १; श. १, ७, १, ७; ७; १, १, १५; ८, ७, २, ३; ९, १, २, १६; तै. १, ४, ८, २; ३, २, १,

५; ९, १५; ७, ४, १५; ६, २१; मं. २, ८, ३; -ह्रीभिः ऐ. ६, २३; श. १३, ८, ३, १; गो. २, ६, ५; -ह्रीभिःऽह्रीभिः जैड. ४, ८, ४, ५; ७; -ह्रीभ्यःऽइव श. ९, ४, १, ६; -ह्रीम् तैआ. १०, १०, १; -ह्वयः ऐ. १, ७; ३, २, ३; २९; ४७; ४८; शां. ११, ८; १४, ५; १५, ४; १८, १; २८, ९; शांआ. २, ११; श. १, ७, १, ७; २, २, ४, १४; ७, १, १, १५; ९, ४, १, ६; का. १, २, ४, १०; गो. २, ३, २०; -ह्वयःऽइव श. १, ३, १, ९; का. २, २, ४, ६. बहु-काम- -माः शां. २७, ६. बहु-कार- -र श. ५, ४, ४, १४. बहु-ग- -वै तै. ३, ८, ५, ३०. बहु-तम- -मात् ष. २, १. बहु-त्व- -म् शां. ९, १. बहु-दक्षिण- -गेन श. ११, ६, ३, १; १४, ६, १, १. बहु-दान- -नः श. ४, ५, २, १२. बहु-दास-पुरुषा(←पुरुष)- -पायं तै. ३, ८, ५, ३. बहु-देवत्य- -त्यः ऐ. २, ६; शां. ४, १, ३, ५; ६, ६, १, ८; १०; -त्यम् शां. २०, ४; तां. ७, ८, ७. बहु-धा ऐ. १, २८; ३, ४; श. ६, ७, ४, ४; १०, ५, २, १५; १६; १२, ९, १, ३; तै. २, ५, १, १; ३; ३, ६, ४, १; ७, १७, १; ३; ३, १, १, २; २, १०; १२, ३, ४; तैआ. २, ६, ३; ३, ११, ११; १२; १३; १३, १; १४, १; ६, १, १; १०, १, २; १६, १; तां. १०, १२, १०; जैड. १, १४, ४, १; २; ३, १, २, २; १३; गो. १, ५, २३; २५; २, २, ५; बहुधाऽइव श. १२, ७, २, ३. बहुधा-विचार- -रः तैआ. ३, ११, १.

‡ 'वृ-' W मुपा. स्वरधिन्यः तु. एकदेवत्य- प्रभृ. । देवतान्ताद्यत् प्रत्ययः तु. पा. ५, ४, २४ ।

बहु-ध्मात्- -म् श. ६, १, ३, ५.  
 बहु-प(ण्)र्ण- -म् तै. ३, २, १,  
 २; ७, ४, ८.  
 बहु-पशु- -शुः तां. ६, १, १०; ११:  
 जै. २०; ५२; ७२; ८०; ८५; १३१;  
 २०३; २०४; २०७.  
 बहुपशु-धन-धान्य- -न्यः सा.  
 ३, ३, २.  
 बहुपशुधनधान्य-हिरण्य- -म् सा.  
 ३, ३, ५.  
 बहु-पुत्र- -त्रः जै. २, २, ३, ११;  
 ३, ३, १०.<sup>३</sup>  
 बहु-पुरुष- -म् सा. ३, २, ४; ३, ४.  
 ?बहुप्रदायबहुवाधेत- -तौ जै. ११५.  
 बहु-प्रिय- -यः श. ६, ६, ३, ४.  
 बहु-माष-तिला- -लायै तै. ३, ८,  
 ५, ३.  
 बहु-र(←ल)मध्य- -म् ऐ. २, २०.  
 बहु-रस- -सः श. १३, ४, ४, १०.  
 बहु-रायस्पोषा- -पायै तै. ३, ८,  
 ५, ३.  
 बहु-रूप- -पः श. १३, ४, २, ४;  
 ष. ४, ४; -पम् ऐआ. १, ५, ३;  
 तै. १, ४, ७, १; ६, ३, २; ३, ९, २२,  
 ४; तां. ९, १०, ३; -पाः श. १३,  
 २, ५, ४<sup>३</sup>; १०, ३<sup>३</sup>; ३, २, ३<sup>३</sup>; तै.  
 १, ६, ३, ३; ८, ३; ३, ९, २, ४<sup>३</sup>;  
 -पान् जै. ५२.  
 बहु-ल, ला- -लः श. १०, ६, १, ६;  
 ११; गो. २, २, ५; -लःऽइव शां.  
 १८, १३; -लम् ऐ. ७, १३; श.  
 १, ३, ३, १०<sup>३</sup>; १०, ६, १, ६<sup>३</sup>; तै.  
 २, ८, ६, ५; सं. ३; -ला तै. २,  
 ८, २, ५; तैआ. १०, १, १६; २१,  
 १; जै. ३, ५, १, २; सा. ३, ३,  
 १; -लाऽइव श. २, २, १, १६;  
 -लाः तै. ३, ७, ४, १०; १५; ष.  
 २, १०; -लान् तै. ३, २, ७, ६;  
 -लानि तां. २५, ८, ४; -लाम्  
 श. १२, ८, १, २२; तै. २, ५, ४,

५; ६, ३, ५; तैआ. ३, ११, ६; ७<sup>३</sup>;  
 -ले ऐ. ४, २०; श. ६, ४, १,  
 १०<sup>३</sup>; तै. २, ८, ४, ८.  
 बहुल-तम, मा- -मःऽइव का. १,  
 २, १, १०; -माः श. १, ३, ३, १०.  
 बहुल-तर, रा- -रःऽइव श. ८, ७, २,  
 १०; -रम् गो. १, २, १९; -राऽइव  
 श. ४, २, ३, ८<sup>३</sup>.  
 बहुल(-लऽआ-)विष्ट- -ष्टाः ऐ.  
 ३, ४४; गो. २, ४, १०.  
 बहुला(-लऽअ-)भिमान- -नः ऐ.  
 ८, २; तै. २, ८, ३, ५.  
 बहु-वचन- -म् श. १३, ५, १, १८.  
 बहु-वर्षस्- -र्षसः श. ७, ३, १, ३१.  
 बहु-वादिन्- -नम् तै. ३, ४, १३, १.  
 बहु-विद्- -द्ः तै. ३, १२, ५, ११.  
 बहु-विभ्रम- -म् सं. १.  
 बहु-व्याहित- -तः जै. ३, ५, ९, ५.  
 बहु-व्रीहि-य(व→)वा- -वायै तै. ३,  
 ८, ५, ३.  
 बहु-शस्(ः) जै. ३, ५, ९, ५.  
 बहु-शाखा- -म् तै. ३, २, १, २.  
 बहु-सार- -रः श. ११, ७, ३, १; १३,  
 ४, ४, ९.  
 बहु-सोम-गिर्- -रम् तैआ. १,  
 १०, २.  
 बहु-हस्तिका- -कायै तै. ३, ८, ५, ३.  
 बहु-हिर(-ण्य→)ण्या- -ण्यायै तै.  
 ३, ८, ५, ३.  
 बहुव(-हुऽअ-)भि- -भीः शां. १९, ४.  
 बहुव(-हुऽअ-)जाविका- -कायै तै.  
 ३, ८, ५, ३.  
 बहुव(-हुऽअ-)न्न, न्ना- -न्नः श. १,  
 ६, ४, १४; सा. २, ३, ६; -न्नाम्  
 तै. २, ५, ५, ७.  
 बहुव(-हुऽअ-)श्च, श्वा- -श्चम् तैआ.  
 ३, ११, ६; ७; -श्वायै तै. ३, ८, ५, ३.  
 बहुवृच(-हुऽक्च)- -चः ऐ. २, ३६;  
 ६, १८; शां. ६, ११; तां. ५, ६, ६;  
 गो. २, ५, १५; -चम् शां. ६, ११;

-चाः ऐ. ५, २; ऐआ. ३, २, ३;  
 शांवा. ८, ४; श. १०, ५, २, २०;  
 ११, ५, १, १०; जै. ३, १, ४, २.  
 बहुवृच-वत्- -त् शां. १६, ९.  
 बाकुर- -रः, -रम् जै. १६४.  
 बाडेयी-पुत्र- -त्रः, -त्रात् श. १४, ९,  
 ४, ३०.  
 बादरायण- -णः, -णाय सा. ३, ९, ८.  
 ✓बाध्, बाधते श. ११, १, ५,  
 १०; ११: तै. १, ७, ६, ८;  
 बाधन्ते श. ११, १, ५, १०; ११:  
 जै. २०३; बवाधे जै. १९८;  
 बाधेताम् तै. ३, १, १, ५; बाधस्व  
 श. ६, ४, ४, २१; बाधस्व श. २,  
 २, ३, २२; का. १, २, ३, १८;  
 तैआ. २, ५, १; सं. १, २, १;  
 अबाधत तै. २, २, ४, ४; ५; अबा-  
 धन्त जै. १७१; बाधेत ऐ. ३, ४६;  
 बाधेरन् श. ११, ८, १, ३.  
 बद्धधान- -नः तै. २, ८, ७, ६.  
 बाधक- -कः ष. ३, ८; -कम् सा.  
 २, ६, १४; ३, ६, १२.  
 बाधक-म(य→)यी- -यीनाम्  
 सा. ३, ६, ८.  
 बाधमान, ना- -नः ऐ. २, २; तै. १,  
 २, १, २१; ३, ६, १, २; -नाः श.  
 ९, २, ३, ८.  
 बाधित- -तासः शां. २८, ६.  
 बाध्योग(←वध्योग)- -गः, -गात्  
 श. १४, ९, ४, ३३.  
 बाध्व- -ध्वः ऐआ. ३, २, ३<sup>३</sup>;  
 शांवा. ८, ३<sup>३</sup>.  
 बाभ्रव(←बभ्रु)- -वः, -वात् श.  
 १४, ५, ५, २२; ७, ३, २८; वं.  
 २; -वाणि आ. २, ५, १; -वे  
 आ. १, ४६७.  
 बाभ्रव्य- -व्यः जै. ३, ७, ४, १; ४,  
 ९, २, १; -व्याय ऐ. ७, १; जै. ३,  
 ७, ४, १; ४, ९, २, १; गो. १, ३,  
 १८.

बाहृत(←वृहत्)- न्तः ऐ. ४, १०<sup>३</sup>;  
 ऐआ. ५, २, २<sup>३</sup>; शां. १५, ४<sup>३</sup>;  
 १८, २; २३: १, २<sup>५</sup>, ४<sup>३</sup>; शांआ.  
 २, ५; १७: तै. १, ८, २: तां.  
 १२, ४, १३: जै. २६: २७; ११८<sup>३</sup>;  
 गो. १, ३, १८; ४, १२; २, ३, २०:  
 ४, १-३; -तम् ऐ. ४, ३१: ५, ४;  
 ६<sup>३</sup>; १२; १८; ३०; ऐआ. १, १, ३;  
 शां. २४, १; २<sup>३</sup>; ७<sup>३</sup>; २६, ११;  
 शांआ. ११, ७; श. १, ७, २: १७;  
 ४, ५, ९, ६; ११, ४, २, १२: १३,  
 ५, १, ८; तां. ८, ३, ७<sup>३</sup>; ४, ११:  
 ९, ७, ७; १०, २, ६; ११, ६, २:  
 ७, ३; ९, १; १०, १४; १२, ३, २१;  
 ४, १२; ८, ३; ४; ९, २; ११, २; १४,  
 ३, १७<sup>३</sup>; ८, ३; ७; १५, ५, १३; ३;  
 जै. २५, २७; १७१; २०५; सा. १, १,  
 १३; गो. १, १, २१; -त्ताः ऐ.  
 ४, ३; ५, ६; ७, १; शां. ११, ३:  
 २३, १; २९, ३; श. १२, ७, २,  
 १५; ८, २, १४<sup>३</sup>; १३, ४, २, १५;  
 तै. १, ४, ५, ४; ३, ९, १२, २<sup>३</sup>; तां.  
 ४, ४, १; ७, ९, ६; जै. २५; १०४<sup>३</sup>;  
 १०६<sup>३</sup>; १३०<sup>३</sup>; -तान् शां. १७,  
 २; जै. १०४: -तानि प. १, ३;  
 -त्ते ऐ. ४, ३१<sup>३</sup>; ३२; ५, ४; ५; १२;  
 १८; १९; शां. २४, २<sup>३</sup>; ८; श.  
 १३, ५, १, ८; तां. ४, ४, १०; जै.  
 १७१; २०५; -तेन ऐआ. ५, १,  
 ४; शांआ. ११, ८: -तौ तां.  
 १०, २, ६.  
 बाहृती- ती ऐआ. १, ४, ३; ५,  
 २, ४; शांआ. २, ७; श. ८, ६,  
 २, ३; जै. २५: १०४<sup>३</sup>; -तीनाम्  
 शां. १८, २; -तीम् ऐआ. १,  
 ४, ३; शांआ. २, ९; जै. १०४<sup>३</sup>;  
 -त्या शांआ. २, ७; १०.  
 बाहृत-राथन्तर(←वृहत्SRथन्तर)-  
 -रम् शां. ३, ५; शांआ. २, १६;  
 -रागि शां. २४, १; -तौ शांआ

२, ५.  
 बाहृदुकथ(←वृहत्ऽउक्थ)- कथम्  
 तां. १४, ९, ३७; आ. १, २१७; २९६;  
 ३६३; ३७४; जैआ. १, २१७;  
 २९६; ३६५: ३७४; -कथे आ. जआ.  
 १, ४८; २२५.  
 बाहृदुक्थी- कथीभिः श. १३,  
 २, २, १४.  
 बाहृद्गिर(←वृहत्ऽगिर्)- -रम् तां.  
 १३, ४, १५; १८; -रागि जैआ. १,  
 ४११; -रेण तां. १३, ४, १७: सा. २,  
 ७, ११.  
 बाहृद्विर-राथोवाजीय- -ये जैआ.  
 २, २०, १.  
 बाहृस्पत्य, त्या(←वृहत्स्पति)- -त्यः  
 शां. ३, ८; १२, ८; श. १, ९, १,  
 २४; २५<sup>३</sup>; २६; ५, १, ४, १३<sup>३</sup>; ३,  
 १, २; ५, १, १; १२; २, ६; १३, २,  
 ६, ९; तै. १, ३, ६, ८; ९; २, ७,  
 ३, १; ३, ९, ५, १; तां. १, २, ४, ६,  
 ५, ३; ५; २१, १०, २३; -त्यम्  
 ऐ. ५, २६; शां. १८, ३: ३०,  
 २; श. २, ३, ४, ३६; ३, १, ४,  
 १९; ९, १, ११; १४; ४, ५, १, ११;  
 ५, १, ४, १२: ३, १, २; २, ८; ४, ५,  
 ११; ११, ४, २, ५; ५, ३, ६; तै. १,  
 ७, ३, २; ७, ४; ८, ३, १; ४, १; ६, ४;  
 ३, ३, ८, ११; आ. १, ५६: ९१;  
 २, २, ७; जैआ. १, ५६; ९१: २,  
 १२, ७; गो. १, ३, १२<sup>३</sup>; २, ४, १४:  
 १६; -त्यया शां. १८, २;  
 -त्यस्य श. ५, ३, १, २<sup>३</sup>; ५, १,  
 १२: तैआ. १, ५, २; -त्या श. ४, ५,  
 १, १०: जै. १, १२, ३, ६; तां.  
 १७, १२, २: जै. २०७: -त्या:  
 श. ५, ३, २, ७; १३, ५, ४, २५<sup>३</sup>;  
 ६, २, १६<sup>३</sup>; -त्याम् शां. १६, ३;  
 -त्ये श. ५, ५, १, ३-६; तै. १,  
 ७, ३, ८: आ. जैआ. १, ४६५: -त्येन  
 श. ५, १, ५, २५; २, २, १; ५, १, ७;

तै. १, ७, ३, ८: -त्यौ तै. ३, ८, २३, ३.  
 बाल- -लाः शांआ. ९, ६; -लान्  
 शांआ. ५, ३; -लेन जै.  
 ९३.  
 बाल्य- -त्यम्, -त्येन श. १४, ६,  
 ४, १.  
 बालाकि(←बलाका)- -किः शांआ. ६,  
 १; ३-१०; १८<sup>३</sup>; १९<sup>३</sup>; -०कां  
 शांआ. ६, १९; -०कं शांआ. ६,  
 १९<sup>३</sup>; श. १२, ३, १, १.  
 बालव(ज→)जी(←बल्वज)- -जीभिः  
 श. १४, १, ३, ११.  
 बाष्किह(वष्किह)- -हः तां. १७,  
 १२, ६.  
 बाहु(√बह्)- -हवा शां. १८, १३<sup>३</sup>;  
 तै. २, ७, १५, ६; ८, ६, ७; -हुः  
 ऐ. ७, १; श. १, २, ४, ६<sup>३</sup>; ३, ६,  
 ३; ६, २, १, ३; ९, ३, ३, १७; ११,  
 ५, २, ६; १२, १, ४, २; ३; का. २,  
 २, २, ५<sup>३</sup>; तै. १, ६, ४, २; ३, २, ९,  
 १; ३, ६, ९; गो. १, ३, १८; ५, ३;  
 -हुना श. ६, ३, १, ३; ७, १,  
 १४: १४, १, २, ६; -हुभिः ऐ. ६,  
 १२; गो. २, २, १२; २२: -हुभ्याम्  
 ऐ. ३, ४; ८, ७<sup>३</sup>; ऐआ. १, २, ४<sup>३</sup>;  
 शां. ६, १४; श. १, १, २, १७<sup>३</sup>;  
 २, २, १; ४, ४<sup>३</sup>; ७, ४, १३; ३, ५, ४,  
 ४; ६, १, ४; ७, १, १; ४, ३; ९, ४,  
 ३<sup>३</sup>; ५, २, २, १३; ४, १७: ३, ५,  
 २८; ४, १, १६; ३, ५; ६, ३, १, ३८;  
 ४, १, १; ५, १, ११<sup>३</sup>; ७, १, १, ४०<sup>३</sup>;  
 ८, ४, ४, ७<sup>३</sup>; ५, १, १५<sup>३</sup>; १७: ९,  
 १, १, १४<sup>३</sup>; ३, ६, १७: १३, ५, ६,  
 १४; १४, १, २, ७; २, १, ६; का.  
 २, १, २, १३<sup>३</sup>; २, १, १; २, ३<sup>३</sup>: तै.  
 २, ६, ५, २<sup>३</sup>; ३, २, २, १; ८; ४,  
 ५; ६, ३; ८, १; ९, १; ७, १२, ३; ८,  
 ३, २: तैआ. २, ३, १; ३, १०, १;  
 ४, २, १; ८; १५, २, ५; ७, १: तां.  
 १, ८, १; ६, १, ८<sup>३</sup>; ९; १२, १०, १;

जै. ८<sup>३</sup>; ९; १३९; १४०<sup>३</sup>; मं. १, ६, १८; २, ५, ३; ७, ४; गो. २, १, ३; -हुम् शां. ९, ४; शांआ. ४, ८; ९; श. १, ७, ३, १९; २, ३, ४, १७; ११, ५, २, १; तै. १, ६, ४, २; तैआ. २, १, १; -ह्रवोः तै. २, ७, १७, ३; ३, ८, २३, २<sup>३</sup>; -ह्र ऐ. २, ६; ऐआ. १, १, २; ४; ३, ५, ८; शां. ६, १५; १६, १०<sup>३</sup>; १७, ७; २८, ९; शांआ. २, ४; श. १, ३, ४, १०॥; ३, २, ३, २०<sup>३</sup>; २१-२३; ४, १, १<sup>३</sup>; ५, ३, ४; ८, २, २५<sup>३</sup>; ३, ५, २८; ४, १, १५<sup>३</sup>; १६; १७<sup>३</sup>; ३, ५; २७<sup>३</sup>; ६, ६, ३, १५; ७, १, १, १८; ३१<sup>३</sup>; ३६<sup>३</sup>; ४०<sup>३</sup>; ४३; ४४<sup>३</sup>; ४५<sup>३</sup>; ८, १, ४, ३; ४, ४, ६<sup>३</sup>; ५, १, १५; १०, ५, ४, १५; ११, १, ६, ३३; २, ६, ९; ४, २, ४<sup>३</sup>; १२, ३, १, ७; ९, ३, १६<sup>३</sup>; १४, ३, १, २०; ८, ६, ४<sup>३</sup>; ५; तै. १, ५, १, १; ७, ६, ८; २, ४, २, ३; ३; ६, ५, ५; ७, १३, ४; १५, ६; ३, ६, ६, २; तैआ. २, ५, ३; ३, १२, ५<sup>३</sup>; जै. ५०; ६१; १४०; प. ४, ७; गो. २, १, १८; २६; २, ४; ५, ४; -ह्रन् श. २, ६, २, १८; जै. १३; -ह्रौ श. ५, ३, ३, ११; -ह्रवोः शांआ. २, ४; श. ४, १, १, २६; ५, ३, ५, २८; १३, २, २, ५<sup>३</sup>; तां. १७, ५, ६.

वाहु-च्छिन्न- -न्नः शांआ. ५, ३.

वाहु-च्युत- -तः तै. ३, ७, १३, १; गो. २, २, १२.

वाहु-वलिन्- -ली श. १३, २, २, ५; तै. ३, ८, २३, ३.

वाहु-मात्र- -त्रान् श. ३, ५, ४, १४.

वाहु-वीर्य- -र्यः तां. ६, १, ८.

वाह्य-ह्या- -ह्यः श. ६, ६, २, १६; -ह्यम् श. ६, ६, २, १६<sup>३</sup>; ७, १, १, १६; १४, ७, १, २१<sup>३</sup>; -ह्या श.

६, ६, २, १६<sup>३</sup>; ७, १, १, १६; ५, २, ४३, -ह्याः श. ७, १, १, १६<sup>३</sup>; २, ४२; ९, २, ३, ४६; गो. १, १, ३९<sup>३</sup>; २, २२; -ह्यान् श. १४, ५, ४, ७-९; ७, ३, ८-१०; -ह्यानि श. ७, २, ४, २०<sup>३</sup>; ५, २, ४२; ४३; ९, २, ३, ४६; १३, ४, ४, ९; १०; -ह्ये श. ६, ६, २, १६<sup>३</sup>; ७, १, १, १६; ८, ४, ४, ७; १३, ४, ४, ८<sup>३</sup>; ९; १०; -ह्येन श. ३, ८, २, २०; ३, १०; ७, ३, १, १४; १७; ५, २, ३१; ९, १, २, ११; २, १, १२; ४, २, २; १०, २, २, ६.

वाह्य-तसु(ः) श. १, ३, १, ७; ६, ५, २, ७<sup>३</sup>; ७, १, २; १०, २, १, ४; ११, ४, २, १०; का. २, २, ४, ५<sup>३</sup>; तै. ३, ३, १, ५.

वाह्या-शकल- -लः, -लम् श. ३, ७, १, ८.

विदल- -ले ऐआ. ३, १, २.

विदल-कार- -म् तै. ३, ४, ५, १.

विदल-संहित- -तः ऐ. ४, २२.

विन्दु-मत्- -त् ऐ. ५, २६.

विभ्यत्(√भी)- -भ्यत् ऐ. ३, ४६; शां. २३, २; श. १, ६, ४, १; ४, १, ३, १; १०, १, ३, २; ३; १२, ५, २, ८; तां. १२, ५, २१; जै. २११; जैउ. १, १, २, ६; -भ्यतः ऐ. २, ३; शां. १२, २; जैउ. ३, ४, ५, २; गो. १, ३, ५; -भ्यतम् ऐ. ४, ५; श. १२, ९, ३, ८; -भ्यताम् श. ११, ४, १, १.

विभ्यती- -ती श. ३, १, २, १७; -तीः जैउ. १, १, २, ७; -त्यः तां. २१, २, १.

विभ्रत्(√भृ)- -भ्रत् ऐ. ७, ८; श. ४, ४, २, १८; ६, ३, १, ४१; ८, १, १; ११, १, ६, २; का. १, ४, २, १०; ५, १, ३०<sup>३</sup>; तै. १, २, १, ३;

२, ४, १, ११; ३, १०, ९, १२; जै. ६; जैउ. ४, ६, १, ४; -भ्रतः श. ३, ६, २, २०<sup>३</sup>; ९, २, ३, २४; का. १, ४, २, १०; तै. २, ४, २, ७; तैआ. १, ३१, २; -भ्रतम् तै. २, ६, १७, ६; ७.

विभ्रती- -ती तै. ३, ३, ४, ५; -तीम् श. ३, ८, २, १; तां. २१, १, १; जै. १०९.

विभ्रद्वाज(न्-त्वा)- -जः ऐआ. २, २, २.

विभ्र- -भ्रेन जैउ. ३, १, ५, ६.

विल- -लम् श. ६, ५, २, २०<sup>३</sup>; तैआ. ४, २, ६; ५, ३, ४; जै. २०३<sup>३</sup>; २०४; जैउ. ३, ५, २, ३; -लानि श. ५, ५, १, १; -ले जै. ८६.

विल्व- -ल्वः ऐ. २, १; श. १३, ४, ४, ८; -ल्वम् ऐ. २, १.

विस- -सानि ऐ. ५, ३०; ऐआ. ३, २, ४; श. ५, ४, ५, १४.

विस-खा(√ख्)- -खाऽइव तै. २, ८, २, ८.

विस-व(त्→)ती- -ती श. ११, ५, १, ४.

वीज- -जम् ऐ. ७, १३; श. ३, ३, ३, १७; ७, २, २, ५; ८, ६, २, २; तै. ३, ८, १८, ५; -जानि ऐआ. २, ६, १; सा. १, ५, १५; ३, ४, ८; -जाय श. ७, २, २, ५.

वीभत्स(√वष्)- -त्सम् शां. ३, ५.

वीभत्सा- -त्साथै तै. ३, ४, १४, १.

वीभत्समान, ना- -नः तां. ८, ४, ५; ५, ११; जै. ९; -नाः श. ७, २, ३, २.

वुडिल- -लः श. ४, ६, १, ९; १०, ६, १, १; जै. ६<sup>३</sup>; गो. २, ६, ९; -लम् श. १०, ६, १, ७; १४, ८, १५, ११. वुलिल- अद्र.

√वुष्, वोधतु मं. १, ५, ३; वुष्यस्व

॥ 'या-' इति मुपा. स्वरोऽशुद्धः । तु. य. २, ५ । †'-भ्र-' इति मुपा. स्वरश्चिन्त्यः । ‡ √वाधतेः सनि रूपमिति Miv. प्रभृतीनां चिन्त्यम् । तु. पा. ३, १, ६ ।



जै. १९७; बोध श. ६, ८, २, ९<sup>३</sup>;  
तैआ. ४, ७, ४; ५, ६, ९; बुधयेत्  
शां. २६, ४; ५<sup>३</sup>; अबोधि ऐआ.  
१, १, १; सा. १, ४, ६; २, १, ५, २,  
१; बोधि ऐ. १, २८: श. २, ३,  
४, २१; ६, ८, २, ९: ९, ४, २, १७<sup>३</sup>:  
१४, १, ४, १५<sup>३</sup>; का. १, ४, १,  
२२; तै. २, ४, १, ५; ५, ८, २; ८,  
५, १; ६, ९; तैआ. १०, १, १६;  
अभुत्सत श. १, ८, ३, २०; अबु-  
धम् शां. २१, ४.  
बोधयति श. ६, ८, १, ६; का. १,  
२, ३, १७; तै. १, ३, १, ४; तैआ.  
५, ६, ९; जै. १९७; बोधयाञ्च-  
कार श. १४, ५, १, १५; बोधय  
शां. १, ४; श. २, २, ३, २१; का.  
१, २, ३, १७; तैआ. ४, २८, १;  
सा. ३, ७, १; बोधयत् श. ६, ८,  
१, ६; बोधयत् श. ६, ८, १, ६;  
तै. १, २, १, १०; बोधयेत् शां.  
२६, ४<sup>३</sup>; ५<sup>३</sup>; बोधयेत् श. १०,  
५, २, १२; १४, ७, १, १५; अबू-  
बुधत् गो. २, ६, १२, बोबुधथ  
गो. १, २, २.

बुध्- -धि गो. २, ३, १३<sup>१</sup>.

बुध्- -धः तां. २४, १८, ६; -धस्य  
तां. २४, १८, ५; -धेन तां. २४,  
१८, २; जै. १४६.

बुधन्व(त्→)ती०- -ती तै. १,  
३, १, ३.

बुद्ध- -द्धे सा. २, ६, ११.

बुद्ध-वती- -तीभ्याम् श. ६,  
८, २, ८; -त्या श. ६, ८, १, ६.

बुद्धा(-द्धअ)-न्त- -न्तम् श.  
१४, ७, १, १८; -न्ताय श. १४, ७,  
१, १७; ४०.

बुद्धि- -द्धया सं. २, ४, १४.

बुद्धि-मत्- -मत्ते शां. १, ४.

बोधय(त्←)न्ती- -न्तीम् तैआ.

३, १९, १.

बोधि-नत्- -मन्तः† गो. १, ३, २०.

बुध्- -धनम् श. १, ९, २, १६;  
-धनेन तै. ३, ७, २, ७; -धनैः का.  
२, २, ४, ५<sup>३</sup>.

बुध्- -धनम् श. ३, ८, २, १३; तै.  
२, ४, ५, २; -ध्नात् तै. २, ४, ५, २;  
-ध्नेन शां. २, २.

बुध्न्य(=ध्न्य)- -न्यः तै. ३, १,  
२, ९, ५, ११; ७, ४, ६; -न्यम् तै.  
३, १, २, ९; -न्याः तै. २, ८, ८, ८;  
तैआ. १०, १, १०; -न्याय तै. ३,  
१, ५, ११<sup>३</sup>.

बुध्न्य(=ध्न्य)- -ध्न्यः ऐ. ३, ३६;  
तां. १, ४, ११; १३; -ध्न्यम् शां.  
१६, ७; श. ५, ४, २, ५; -ध्न्याः  
श. ७, ४, १, १४<sup>३</sup>; -ध्न्येन ऐ.  
३, ३६.

बुभुक्षा(√भुञ्ज्)- -न् तैआ. १,  
२८, १.

बुभूपत(√भू)- -पत् श. ९, ३, ४,  
१४; तां. २०, २, २; -पन्तः श.  
१०, २, २, ३; -पन्तम् श. ९, ३,  
४, १४.

बुभूपा- -पायै शां. २५, १५.

बुभूपितव्य- -म् जै. ९८.

बुलिल- -लः ऐ. ६, ३०. =बुडिल-  
गत्र.

बुल्व- -ल्वः, -ल्वम् श. ११, ५, ४,  
१४.

बृहति(√बृह्)- -तेः दै. ३, ११.

बृती- -सीः ऐआ. १, २, ४; ५, ३, २;  
-सीभिः ऐआ. ५, १, ३.

बृहत्(√बृह्)- -हत् ऐ. १, २१; २८:  
४, २८<sup>३</sup>; ३१<sup>३</sup>; ५, ६<sup>३</sup>; १६<sup>३</sup>; १८:  
२२; ३०; ६, ३५; ८, १; २<sup>३</sup>; ३<sup>३</sup>;  
१२; १७; ऐआ. १, २, १<sup>३</sup>; ४, २<sup>३</sup>; २,  
१, १<sup>३</sup>; ३, ४; ३, १, ६; ४, १, १, ५, २,  
१<sup>३</sup>; शां. ३, ५<sup>३</sup>; ८, ५; १९, ८<sup>३</sup>; २०,

३; २१, २, ४; २२, २<sup>३</sup>; २४, १<sup>३</sup>; २:  
५<sup>३</sup>; २५, ४<sup>३</sup>; ५<sup>३</sup>; ६; ११; २६, ९<sup>३</sup>;  
२७, २; २९, १; शांआ. २, १८;  
६, २; ७, ३; १२, १; श. १, ४,  
१, २६<sup>३</sup>; २८<sup>३</sup>; ३२<sup>३</sup>; ३, ३<sup>३</sup>; ७; ७, २,  
१७; ८, १, १९<sup>३</sup>; ४, २, ३, १०; ५, ४,  
१, ४; ३, २, २; ६, २, १, १५<sup>३</sup>; २०;  
४, २, ६; ५, १, ७<sup>३</sup>; ७, ३, १०<sup>३</sup>; ११<sup>३</sup>;  
८, १, १४<sup>३</sup>; ८, १, १, ८; ५, २, ५<sup>३</sup>;  
६, १, ६; ९, १, २, ३७; २, १, ३७;  
३, ३, १४; ४, ४, ३; ११, ५, ९, १०<sup>३</sup>;  
१३, २, ६, १५<sup>३</sup>; ३, १, ४; १४, ३,  
१, ३१<sup>३</sup>; ५, १, ३; तै. १, १, ८, २;  
२, १, १०; २, ३; ४<sup>३</sup>; ३, ८, ५; ४, ४,  
९; ५, ४<sup>३</sup>; ६, २; ५, ८, १; २, १, ५,  
७; ४, ३, ९; ७, १; ९; ८, १; ५, ८, २;  
६, १७, ७; १८, ४; ७, ५, २; ६; ३; ८;  
२; १२, १; १६, २; ८, १, २; ६; ५, १;  
६, ९; ८, १२; ३, ३, ७, ८; ९; १, २,  
१; २; ३; ८, १<sup>३</sup>; १३, १<sup>३</sup>; ९, ५, ३<sup>३</sup>;  
तैआ. ४, ४२, २; ६, ५, ३; १०, १,  
१५; १०, २; ३९, १; ५०, १;  
६३, १; तां. १, ७, ४; ५, १, १३;  
१४; ७, ६, १; ५<sup>३</sup>; ६; ९; १५; ११;  
१३; १४; १७; ७; ५, ८, १०; ९, ५;  
१०, ८<sup>३</sup>; ८, ८, ११<sup>३</sup>; ९, ११; ९, १,  
३०; ३१; ७, १२; ११, १, ४<sup>३</sup>; ५, १;  
७, ३<sup>३</sup>; ९, ४<sup>३</sup>; १२, ३, ५; ८, ४; १३,  
१<sup>३</sup>; १३, ५, २<sup>३</sup>; १४, ८, ७; ९, ३;  
११, २<sup>३</sup>; १६, ५, १५<sup>३</sup>; २४; १०, ८<sup>३</sup>;  
११, ३; ४; १२<sup>३</sup>; १८, ६, २, ५-२७;  
७, १३; १९, १२, ७; ८<sup>३</sup>; २१, ४,  
४; ९, १६; २४, १, ३; २५, १०, ७;  
जै. ८; २५<sup>३</sup>; २७<sup>३</sup>; २९; ३२; ३७;  
३९; १०३; १०४; १०६; ११३;  
१३०<sup>३</sup>; १३२; १३६; १९२; १९९;  
आ. १, ३<sup>३</sup>; ८२; ८४; १०५; २,  
२, १३; जैआ. १, ८२; ८४; १०५;  
२, १२, ७; १५; सा. १, ३, १०; ४, ६;

† 'बुधि-' इति कालि. मुपा. । ० छान्दसो नकारोपजन इति भा. । † 'बोधिमता' ? इति मुपा. ।

‡ ←√बुध् उणा. । न तथा निष्पन्नमित्यर्वाञ्चः । || 'बृहतः' इति आ. पाठ. ।

२, ७, ८; प. ३, ८; ४, ७; मं.  
 २, १, १२; सो. १, ५, २५; २, ५,  
 ८; ६, १४; -०हत् जै. २६;  
 -हत्ऽ-हत् शां. २९, १; श. ४,  
 ३, ३, १; -हत् ए. ५, ४; १२;  
 १८; २०; ऐआ. ३, १, ६; १, २, २;  
 शां. २४, ७; ८; २, ५; २६, ९;  
 शांआ. ७, २०; ८, ८; श ३, ५,  
 ३, १२; ६, ३, १, १६; ४, ४, २१;  
 १४, १, २, ८; तै. १, ३, ४, २; ३; २,  
 १, ५, ७; ५, ८, ११; ७, ६, २; ८, ५,  
 ९; तैआ. ४, २, १; तां. ४, ४, १०; ७,  
 ६, ५; ७, ४; ६; ८; ९, १५; ८, ३, ७;  
 ४, ११; ८, १०; ९, ११; १०, ६, २;  
 ११, १, १; १२, ३, ५; ९, २;  
 ११, २; १२, ७; ८; १३, ५, २;  
 १४, ९, ३; ११, २; १५, ३, २; ५,  
 १-३; १९, १३, ८; २४, १, ३; जै.  
 २७; ३२; ३७; ३८; १०६; आ.  
 १, ८५; २८०; जैआ. १, २५७;  
 ३२४; -हत्ता ऐ. २, १२; ३, ८;  
 ४, १३; २७; ५, १६; ८, १२; १७;  
 श. ६, ४, ३, ९; ८, ६, १, ६; तै. १,  
 २, २, ४; ४, ५, ४; २, ४, ३, १; ६,  
 १९, १; ३, ६, ७, २; १०, ३; ७, १०,  
 १; तैआ. ६, ३, १; तां. ४, ८, १२;  
 ५, ६, ७; ७, ९, ६; १०, ६; ८,  
 ८, ९; १०; ९, ७, ११; १२; १२,  
 १३, २; १८, २, ८; ६, २७; जै.  
 ३२; ३९; १४३; १८०; गो. २,  
 ३, ५; -हत्ति तै. १, ३, २, ७; ३,  
 ७, १०, १; जै. २६; २७; -हत्ते  
 ऐ. ४, २९; ५, ४; १६; शां. २७,  
 २; ३०, ९; ऐआ. १, २, १; ५, १,  
 २; श. ६, ६, ३, ९; तै. २, ४, ३,  
 ७; ३, २, ३, ५; तैआ. २, १२, १;  
 तां ७, १०, ८; मं. १, ६, ३२; गो.  
 २, ४, १६; -हत्ति श. ६, ८, १,  
 ९; तै. १, ४, ८, ३; ३, ६, १०, ५;  
 -०हत् श. १४, ५, १, १५; -हत्

श. ३, ५, ४, ८; ३, १२; ४, ५, ९, ६;  
 ६, ३, १, १६; ३, १९; ९, ४, ४, ३;  
 का २, १, ३, १४; तैआ. ४, ३,  
 २; ५, ३, ७; मं. २, ४, ९; -हन्तः  
 श. १, ८, ३, २५; ६, ५, ४, १३;  
 -हन्तम् ऐ. १, ३०; शां. ९, ६;  
 श. १, ३, ४, ६; ४, १, ११; ६, ३, ३,  
 १९; ९, ४, ४, ३; तै. १, ४, २, २; २,  
 ५, ५, ४; ६, १; ८, ४; ६, ८, ३; ८,  
 १, ३; ६, १; ३, ३, ६, १०; ५, १२,  
 २; ६, १०, २; ७, १०, १; १२, ९, ७;  
 -हन्ता तै. २, ७, १३, ४.  
 बृहती-ती ऐ. १, ५; २, १८; ४,  
 ३; १०; २, ४; ६, २८; ७, १; ऐआ.  
 १, १, ३; २, १, ६; ३, ४; ५; ६; शां.  
 ११, २; १७, २; २४, ५-९; २८,  
 ७; २९, ३; ५; श. १, ६, ४, २;  
 ३, ५, १, ९; ६, ४, २, ८; १०; ५, ४,  
 १३; ७, १, २, २२; ८, २, ४, ६;  
 ३, १, १४; ३, ६; ८; ६, १, ९;  
 १०, ३, १, १; ५; २, ३; ५, ४, ६; ९;  
 ११; १३; १९; १२, २, ३, १; ३, ३,  
 १३; ७, २, १५; १३, ४, ३, १५; ५,  
 ४, २८; १४, १, २२; तै. १, ५,  
 १२, २; ३; ४; ५; २, ४, ६, ९; ६,  
 १७, ४; ८, ३; १८, ३; ८, १, १, ४,  
 ७; ३, १, १, १; ६, २, २; ३, ३; ९,  
 १२, १; २; ११, १, २०; तां. ४, ४,  
 १०; ७, ३, ८; ९; १५; ४, १-४;  
 ५; ७, ५; १०, ३, ८; ९; १४, १०,  
 ३; १६, १२, ९; १७, १, १३; १९,  
 १८, ४; १९, ३; २४, ६, ३; ७, २;  
 २५, ७, ३; १०, ११; जै. १९;  
 २४; ८९; १००; १०१; ११८;  
 १३१; जैज. ३, ५, १, २; आ. २,  
 २, ११; जैआ. २, १२, १; ३; ५; ११;  
 १२; प. ३, १०; ३, ११; गो.  
 १, ३, १८; ४, १२; २, ४, २; ६, ८;  
 -ती ऐआ. ३, २, २; ५, २, २;  
 शां. १७, २; शांआ. ८, २; श.

३, १, ४, १५; ८, ६, २, १०; १०,  
 ३, १, ५; तै. २, ६, १७, ६; ७, १८,  
 ४; ३, ६, ३, ३; १०, ५; तैआ. १,  
 २३, ८; जै. १६८; -तीनाम् शां.  
 १८, ३; ३, २, २; -तीभिः शांआ.  
 २, ९; जै. १६८; -तीम् ऐ. ४,  
 १०; ११; ६, २८; ऐआ. १, १, २;  
 ३, ८; २, ३, ५; शां. ९, २; ११,  
 २; २५, २; १८, २; २३, २; श. ३,  
 ५, ४, ८; ६, ४, २, ८; १०; ७, १,  
 २, २२; ८, ३, १, २; ३, ८; १०, ५,  
 ४, ६; ९; ११; १३; १९; १२, २, २,  
 ६; २, ३, १; तै. १, ५, १२, २; ३;  
 ४; ५; २, ४, ६, ८; ६, १७, ३; तां.  
 ७, ३, १४; १६, १२, ७; १९, १८,  
 ४; २०, २, ३; जै. १००; ११८;  
 १२३; सा. २, ३, ४; प. ३, १०;  
 गो. १, ४, १२; २, ६, ८; -तीषु  
 ऐ. ३, १४; १७; शां. २५, ४;  
 २९, ३, ५; तां. ९, ७, ७; २०, २,  
 ३; २४, ११, ७; -त्यः ऐ. ३,  
 १४; १७; शां. १८, २; ३; श. ८,  
 ६, २, ३; १०; १०, ५, ४, ६; ९; ११;  
 १३; १९; ११, ५, २, १०; तै.  
 १, २, १, ७; तां. ४, ४, ३; १३,  
 १०, १५; १६; १४, ४, २; १६,  
 ११, १०; १९, १८, ५; जै. १३१;  
 १६८; प. १, ३; -त्या ऐ. ४,  
 २४; ८, ६; ऐआ. २, १, ६; शां.  
 १५, ४; श. ३, ५, १, ९; ४, २, ५,  
 २०; १२, २, ३, १; ३, ३, १, ३; ७,  
 २, १५; १३, ४, ३, १५; ५, ४, २८;  
 तै. २, ६, २०, २; तां. ४, ४, ७, ८;  
 ७, ४, ६; ७; १६, १२, ७; २, १, १०,  
 ११; जै. १९; गो. १, ३, १८;  
 ४, १२; २, ३, २०; -त्या तां.  
 ७, ४, १; ३; ४; -त्याम् श. १२,  
 २, ३, १; ३, ३, १३; ८, ३, २४;  
 २५; १३, ५, ४, २८; तां. ७, ३,  
 १६; सा. १, १, १३; जै. ८९;

† तु. शांआ. ६, १९ द्र. † एकत्र त्रिसर्गान्तः कालि. सुपा. चिन्त्यः ।

ष. १, ३; गो. २, ५, ७<sup>३</sup>; -त्यै  
ऐआ. २, ३, ६; शां. १०, १; २७,  
३; २९, ५<sup>३</sup>; श. १०, ५, ४, ८; १३,  
१, ८, ५; तै. ३, ८, ११, २<sup>३</sup>; जै. १९;  
१०१; जैज. २, १, २, ५; -त्यौ  
ऐ. १, ५<sup>३</sup>; ७, १०; ६, २८.  
बृहच्छ्र(-त्स्र-)-वस्- -वसः ऐ. ७,  
३०<sup>३</sup>; शां. २०, ३; २४, ९; २९, ९.  
बृहज्ज्यो(-त्स्रज्यो-)तिष- -म् तैआ.  
३, १९, १.  
बृहतीकारम्(णमुल्) ऐआ. ५, १, ६.  
बृहतीन्त्र- -म् जै. १९.  
बृहती-शत- -तानि, -ते<sup>३</sup> शां.  
१८, ३.  
बृहती-सम्पद्- -द्म् श. ७, १, २,  
१५.  
बृहती-सम्पन्न- -न्नम् शांआ. २,  
१७; -न्नानाम् ऐआ. १, ५, २;  
५, ३, १.  
बृहती-सहस्र- -स्रम् ऐआ. २, २, ३<sup>३</sup>;  
४<sup>३</sup>; ३, ५; ६<sup>३</sup>; ७; ८; शांआ. २,  
१७; -स्रस्य ऐआ. २, २, ४<sup>३</sup>; ३, ६;  
८; शांआ. २, १७; -स्राणि श.  
१०, ४, २, २३; २४.  
?बृहथा(-त्सीआ-)यत्न- -नानि शां.  
१८, २<sup>३</sup>.  
बृहत्-क- -म् तां. १२, ११, १३;  
आ. जैआ. १, ४०१.  
बृहत्त्व(-त्स्रन्)- -म् तां. ७, ४, ३;  
६, ५; जै. ३२.  
बृहत्-पाण्डरवासस्- -वासः शांआ.  
६, १९; -वासः शांआ. ६, ३.  
बृहत्-पृष्ठ- -ष्ठः ऐ. ८, ३; -ष्ठम् ऐ.  
७, ३१; ५, १६<sup>३</sup>; २०; ८, १, २<sup>३</sup>; शां.  
१९, ८<sup>३</sup>; २६, ८; १५; श. ८, १, १,  
८; -ष्ठस्य ऐ. ८, १; -ष्ठानाम्  
शां. १९, ८.  
बृहत्-सामन्- -माम् तै. २, ७, ६, १;  
तां. १८, १, १८; २, ८; जै. १३१;  
-मन् जै. ४२; ४३; -माम् जै.

१०३<sup>३</sup>.  
बृहदा(-त्स्रआ-)यत्न- -नानि तां.  
१३, १०, १५.  
बृहद्(-त्स्र-)-कथ- -कथः ऐ. ८,  
२३; श. ६, ६, ३, ९; १३, २, २ १४;  
तां. १४, ९, ३८; -कथम् श. ६,  
६, ३, ९.  
बृहदु(-त्स्र-)-क्ष- -क्षः, -क्षाय श.  
७, ४, १, १४.  
बृहदो(-त्स्रओ-)पशा- -शा आ. २,  
१, २; जैआ. २, ११, १.  
बृहद्-गिरि- -रिः तां. ८, १, ४; १३,  
४, १७<sup>३</sup>.  
बृहद्-भावन्- -वा श. १, १, ४,  
१०<sup>३</sup>.  
बृहद्-दिव- -वः ऐ. ७, १४; शां. १९,  
९; शांआ. १५, १; -वाद् शांआ.  
१५, १; -वेन ऐ. ७, १४; शां.  
१९, ९.  
बृहद्-देवस्थान- -म् आ. २,  
२, २.  
बृहद्-भानु- -न्नो श. ७, ३, १,  
२९<sup>३</sup>.  
बृहद्-रथन्तर- -रथोः ऐआ. ३, १, ६;  
शांआ. २५, ५; ६<sup>३</sup>; ११; तां. १२,  
४, १३; जै. २६<sup>३</sup>; ३०; ३८; १०४<sup>३</sup>;  
१०६<sup>३</sup>; -रथ्याम् ऐ. ५, ३०; तां.  
७, १०, ९; १९, ८, ३; जै. १६८;  
ष. ३, ८<sup>३</sup>; सा. ३, ६, ४; -रे  
ऐ. ७, १३<sup>३</sup>; १९; ५, २२; शां. २७,  
८<sup>३</sup>; २५, ४; ८; शांआ. २, ७; १६;  
३, ५<sup>३</sup>; श. ६, ७, २, ६<sup>३</sup>; १०, ३,  
२, ४; १२, २, २, १२; तै. १, ४, ६,  
२; २, ७, ६, २; तां. ७, ४, १०; ५,  
२, १; ७, ६, १२; १३; १५; ७, १; ५;  
१०, ८; ०, ४, ७; ८<sup>३</sup>; १२, ४, १४;  
१६, १०, ७; ११; ११; १२, ८, ३; ९,  
३; १२, ७; १३, ५; २२, १८, ६; जै.  
२५<sup>३</sup>; २७; २९<sup>३</sup>; ३०<sup>३</sup>; ३८; १०४-  
१०७; ११७; १२९<sup>३</sup>; १३०; १३२.

१४३; १६८<sup>३</sup>; ष. ३, ८; गो. १,  
५, १; -रेण शांआ. ७, २०.  
बृहद्रथन्तर-वत्- -वन्तम् ऐ. १,  
२१.  
बृह(-त्स्र-)-वस्- -वाः श. ३, ५, ४,  
८<sup>३</sup>.  
बृहद्रि(-त्स्रि-)-रै- -द्रये शां. ३०,  
९; गो. २, ४, १६<sup>३</sup>.  
बृहद्-वत्- -द्वते श. ७, २, ३, १०<sup>३</sup>.  
बृहद्-वयस्- -वयः शांआ. १२, १.  
बृहद्-वसु- -सुः, -सोः वं. ३.  
बृहस्पति(-त्स्रप-)- -तये श. १, ७,  
४, ८<sup>३</sup>; २१<sup>३</sup>; ३, १, ४, १५<sup>३</sup>; ७, ३,  
४, २६; ३०<sup>३</sup>; ६, ६, ६; ५, १, ५, ८;  
३, ३, ५; ८; ८, ४, २, १०; १३, १,  
३, ३<sup>३</sup>; १४, २, २, १०<sup>३</sup>; तै. ३, १,  
४, ६<sup>३</sup>; ७, ६, ३; ८, ६, ४<sup>३</sup>; तैआ.  
७, ८, ३; ९, २; ७, ७, ४; ११; तां.  
१, ८, १०; ९, १-१२; १०, १-१२;  
सा. ३, ९, ८; गो. २, १, २; २, १०;  
१४; -तिः ऐ. १, १३<sup>३</sup>; १९<sup>३</sup>; २१;  
२४; ३०; २, ३८<sup>३</sup>; ३, ३४; ५०<sup>३</sup>;  
७, १०; ११; ६, १५; ८, ६<sup>३</sup>; १२;  
१७; २६; ऐआ. ५, १, १; शां. ६,  
१३<sup>३</sup>; ७, १०<sup>३</sup>; १२, ८; १८, २;  
३०, ६; शांआ. ११, ७; श. १,  
२, ५, २५; २६; ७, ४, ८; १४; २१;  
२२; ३, १, ४, १९; ३, १, २<sup>३</sup>; ४, २,  
१; ७, ३, १३; ९, १, ११; १२; १४;  
७, २, १, २७; ४, २, १२; ५, १, १०;  
६, ६, ७; ५, १, १, ४; ११<sup>३</sup>; १५;  
४, १३; १४; ५, २; ४; ८; ११; १६;  
२, १, १८; २, ११; ३, २, ४; ३, ५<sup>३</sup>;  
११; ५, ७<sup>३</sup>; ८; ४, ५, ११; ५, १,  
१२; ८, ४, ३, ११<sup>३</sup>; ६, १, ९; ७, २,  
६<sup>३</sup>; ९, २, ३, ३; ५; ३, १८; १०,  
१, ३, ८; ३, २, ३; ११, ४, ३, ३; ६;  
७; १३<sup>३</sup>; १२, ८, ३, २९; १३, २,  
६, ९; ५, ४, २५; ६, २, १६; १७,  
२, २, १०; ४, १, २२<sup>३</sup>; तै. १, १,

†-त्र्यै इति मुपा. स्वरः ? † बृहदायत्न- इति साधोयान् पाठः । तु. तां. १३, १०, १५ । †=ऋ. १, ५, १ ।

१, ५; ३, २, २; ६, ७; ८, ४; ७, ४,  
१; ८, ३, १; ६, ४; २, ४, ४, ६; ५,  
३, ३, ५; ७, ३; ४; ६, १०, ५; १८,  
२; ७, १, २; ८, १; १५, ५; १७, २;  
८, २, ७; ८; ३, १, १, ५; ४, ६; २,  
२, ८; ६, १३, १; ७, ३, ६; ७; ६,  
३; १६; १०, ६, १; ११, ३, १; ५,  
३; ६, १; तैआ. १, १, १; १०, १;  
२१, ३; २, ३, १; १८, १; ३, २, १;  
८, २; ४, ६, २; ८, ३; ५, ४, १; ५,  
२; ७, ३; ४; ११; १२, २; ७, १,  
१; १२, १; ८, ८, १४; १०, १, ९; १२;  
तां. १, ३, ५; ६, ५, ५; ७, १; ८, ८,  
७; १७, ११, ४; १९, १७, ८; २५,  
१, ७; ११; जै. ९; ६३; ११६;  
११७; १३६; १३९; जैउ. २, ६,  
२, ७; १२, ३, ६; २, १, २, ५; ४,  
५, १, १; सा. ३, ९, ८; मं. १, १,  
१२; २, २१, ४, ९; गो. २, १, १;  
२; ३; ४; २, २; १४; १५; ४, ११;  
१६; ६, ७; -तिःऽइव शांआ. ११,  
८; मं. २, ४, १४; -तिना ऐ. ६,  
३६; शा. ५, ४, ५, २; ९, २, ३,  
३-५; तै. १, ३, ६, १; ८, १, १;  
जैउ. २, ३, १, २; -तिम् ऐ. ४,  
२५; ८, २६; शां. १२, ७; २२,  
९; शा. १, २, ५, २५; ४, १, २, ४;  
५, १, ५, ८; ११; २, २, ८; ९; ९,  
२, ३, ३; १४, १, ३, २३; का. २,  
२, ३, २, २; तै. २, ४, ६, ३; ५, ५,  
४; ३, ७, ६, २; ११, ५, ३; तैआ.  
२, १८, १; ३, ११, २; तां. १९, ७,  
१; जै. ९; ११६; जैउ. १, १६,  
२, ११; २, ३, १, ४; गो. २, २, १५,  
३, १९; ६, ६; -०त्ते ऐ. ४,  
११; ६, १२; ऐआ. १, ३, ३; ६;  
३, १, ५; शांआ. ७, १४; शा. १,  
५, १, १६; ३, ७, ३, १३; ४, ६, ६,  
७; ५, १, ५, ८; तै. २, ५, ६, ३; ८,  
२, ८; ३, ७, ६, ३; ११, ४, २; मं. १,  
६, ७; गो. २, २, २२; ४, १६;

-तेः ऐ. ७, २८; शा. २, ३, ४,  
३६; ५, १, १, ४; ४, १५; ५, २; ४;  
१५; २७; २, १, १८; २, १४; ३,  
१, २; ५, १, १२; ८, ४, २, १०; १४,  
१, ३, २३; तै. १, ३, ८, ४; ५, १,  
२; ३, २; २, १, ७, १; ८, २; ३, २,  
२, ८; १०, ११, ७; तैआ. ३, ९, १;  
४, ५, ४; ८, ८, ४; जै. १३९;  
१४०; आ. २, ८, ९; जैआ. २,  
१७, ९; दै. २, ७; गो. २, २, ९.  
बृहस्पति-गुप्त-सः-स्रात् वं. १.  
बृहस्पति-पुरोहित-तः ऐ. ३,  
१७; -ताः ऐ. ३, १७; शा. १२,  
८, ३, २९; तै. २, ६, ५, ७.  
बृहस्पति-वत्-वत्ते ऐ. २,  
२०.  
बृहस्पति-सव-वः शा. ५, २, १,  
१९; तां. १७, ११, ४; जै. १३९;  
-वम्, -वेन तै. २, ७, १, २.  
बृहस्पति-सुत-तस्य शा. ४, ४,  
२, १२.  
बृहस्पति-स्तोम-मः तां. २५,  
१, १; ७, २, १.  
बेकुरा-रा तां. १, ३, १.  
वैद(←विद)-दः ऐ. ३, ६.  
वैन्द-म् तै. ३, ४, १२, १.  
वैत्व(←वित्व)-त्वः शांआ. १२,  
७; तै. ३, ८, १९, १; -त्वम् ऐ.  
२, १; शां. १०, १; शांआ. १२,  
४; ५; ६; ८; ष. ४, ४; -त्वाः  
शा. १३, ४, ४, ५; ८; ९; तै. ३, ८,  
२०, १; -त्वाँ३(=त्वम्) ऐ.  
२, १.  
वोऽइति जैउ. ३, ३, ३, २.  
वोधयत्-वोधिमत्-√बुध् द्र.  
वोमवीति √भू द्र.  
वोभुज्यमान(√भुज्)-म् तैआ. ३,  
११, ९  
वौधीपुत्र-अः, -त्रात् शा. १४, ९,  
४, ३१.  
ब्रह्मन्-०ध्न तै. ३, ७, ५, ७; -ध्नः

शा. १३, २, ६, १; तै. ३, ९, ४,  
१; -ध्नम् शां. २५, १५; शा.  
१३, २, ६, १; तै. ३, ९, ४, १;  
-ध्नस्य ऐ. १, ३०; ४, ४; १, ३०;  
ऐआ. २, १, २; शां. १७, ३; शा.  
८, ४, १, २३; ९, ४, ४, ३, १२,  
३, १, ९; १३, १, ७, ३; तै. ३, ४,  
८, १; ७, ७, ४; ८, १०, ३; तैआ. ६,  
७, ३; तां. १८, ७, १३; १९, १०,  
१२; २३, ३, ५; १९, ३; जैउ.  
३, ३, ७; गो. २, ५, ८; -ध्ने  
तै. ३, ७, ५, १३.  
ब्रह्मन्(√बृह्)-स्य ऐ. १, १३;  
१९; २१; २९; ३०; २, २;  
१५; ३३; ३८; ४०; ४१; ३;  
६; ११; ३४; ४, ११; २१;  
५, १८; २१; ६, ३; ७, १९; २१;  
२२; २३; २४; २५; ८, १; २;  
४; ११; २८; ऐआ. १, १, १; ३;  
२, २; ३, १; ८; ५, १; २, १, १;  
४; ३, ८; ४, ३; ६, १; २, २, ३; ५,  
२, २; ३, २; ३; शां. ३, ५; ७;  
४, ८; ११; ७, १०; ८, ३; ४; ५;  
९, १; ५; ११, ४; १२, ८; १५,  
२; १६, ४; १८, २; १९, १; २१, ५;  
२३, २; २५, २; २७, ६; शांआ. १,  
२; ५; ६; २, १८; ३, ३; ४; ४.  
१; २; ६; १२; १३; ६, १; ८; १९;  
७, २३; ८, ३; ४; ११, १; ५-७;  
१३, १; २; शा. १, २, १, ७; ३, ३,  
१, ३; ३, १९; ५, ४; ५; ४, २,  
२; ५, १, ११; २, १, ३, ५; ६;  
४, १०; १२; ३, २, १३; ५, ४, ८;  
६, २, ८; ४, ५; ३, १, ४, १५; २,  
२, ७; ९; ३, १, २; ४, १७; ५,  
२, ११; ६, १, १७; १८; ७, ३, १३;  
९, १, ११; १२; १४; ४, १, १४;  
२०; २, ४; ४, १; २; ४; १०; २,  
२, १४; ३, ४, १५; ४, १, १८; २,  
१२; ५, १, १, ११; ४, १४; ५, २;  
४; ८; ११; २, ४, १८; ३, २, ४;

३,५,५,५; ८;११; ३२; ४,१,३;  
 ४,९;१०; ११;१२; ५,११;६,१,  
 १,८;१०;३,१,१७; ४,४,१५;  
 ६,३,७;१४;१५: ७,१,१,५;३,  
 १,४२:४,१,१४: ८,४,१,३;२,  
 ३;३,४; ४. १२; ५, १, १२;  
 ३,७; ६,१,५; ९,२,१,१५; ३,  
 ३;२२: ३,४,१८; ४,१,७-१२;  
 १६;१०,२,४,६;३,५,१०; ११;  
 ४,१,५; ९; ६,३,१; ५,९;११.  
 २,३,१;३;७,६; १४;१६: ३,३,  
 १;४, ३, १३; १२,७,२, १५;३.  
 १२:८, ३,२९;१२,१,५,३;२,६,  
 ९;५, १, १०: २,१३; ४,२५.६.  
 २,७;८;१०; १६; ७,१,१: ८,  
 ४,१: १४,१,३,३; २,२,३०;४,  
 १,२३;२, २०; २१; २२; २३;  
 २७;३, २५; २६; ४,१-३: ५,  
 १,१-१३;१५: ४,५;६; ५,१-  
 १४:१९; २२: ६,४,१; ५,१;९.  
 १०:२०: ३४: १०,२; ३:५;६:  
 ८;९;११; १२:१४; १५;१७;  
 १८;७, १,४३; २,६;८; ९:१०;  
 १९: २१; ३०; ३१;३, ६; ७;  
 २८:८,१,१;४,१; ५,१;६,१; ७,  
 १;१३,१;९,२,७: का. १,१,३,  
 ४;५;६,१०;१२; ५,३,८; ६,  
 २,४; ४,६-८; २,१,४,५: ७;२,  
 ४,३; तै. १,१,१: ३,२, ४;८,  
 ४;४,८,२; ४:६; ७,१,९; ३,२;  
 ८;७, ४;८, ६,४; २,१, १०,३:  
 २,१,४:६,३; ९,१०; ३,११,१;  
 ४,३,६; ७, १०; ११:५, ७,२:  
 ४;५,८, ११;६,१,३;७, १३,४;  
 १७,१६; ८,६,६; ८,८; ९;१०;  
 ११;९,६;७; ३,१,५,६:२,१,१:  
 २,८:७, १: ८,८; ५, ८,२; १३.  
 २; ६,१, १: ७,३, ७;६, ३; ६;  
 ७,२;११,१; १४,२; ८,३,१:९,  
 ५,५; १४,२: १६,३; १०, ३,१;

५,१:१२,१,१; २,४:९; ३,१;३;  
 ५,१: ८,२; ९, ३: ७; तैआ. १.  
 १३,३;२२, ११; २३,८; २७,३;  
 ६:२,२,१; ५,२; ९, १: ११,१;  
 १९,१; ३, ६,१; ११, १; २;६;  
 १५,१;७,१,१; ५,४; ४२,२:५;  
 ५,७,४; ११; ८,१३: ६,११, २;  
 ७,१,१; ५,१;३; ६,२: ८,१;  
 १२,१; ८,१,१; २,१: ३, १;५,  
 १;६,१; ९,१,१; २,१;३,१;  
 ४,१;५,१;६,१:१०,४: १०.१.  
 २;६:१०;१५; ८,१;१२,१;१४,  
 १:१५,१; २३, १: २६,१; २७,  
 १;२८,१;२९,१; ४९,१; ५०,१:  
 ६३, १: तां. १, ३,९; ६,७; २,  
 १६,४; ५,४,१२; ७,१०, १०;  
 ८,६,१; ९,२, ३; ११,१,२; ४,  
 ६;९; ११, ८;९; १३, ३,२;  
 १५,६,३; १६,५,८; १८;१८,  
 १०,८; १९,१,७,३; २१, ३,७;  
 २३,७,४;५: २७,१,८,४;५; जै.  
 २५;४०: ६२: ६८; ७५; ८२;  
 १०१;१०५;११४; १३०;१३१;  
 १३७;१३९;१५३; १६०;१६८:  
 २०४:२१२; जैउ. १. १.१.८;६,  
 ६;२,२, ४; ८,१, १०; २,४;  
 ८;११,१,१:२;११; २,२; १२,  
 ३,६;१३, १,३; १४,४,१; २,३,  
 ३,६; ३,१,४, ५;९; ११; ४,१,  
 २;२,२;६,५,४;७,१,२: ८;२,२;  
 ३,२: ७,८, ४,१: १०,१, ५-९:  
 ३,१;४,१;२;३: ११,३, ११;४,  
 २;३: सा. १,१, १: ६,४;८: सां.  
 ३; मं. १,५,१०;२,४,५; प. १,  
 १;२;५;७; ७,५;६; गो. १,१,१:  
 १६;२३;२; ३;४;३५-३९: २,  
 ४;६;९;११; १२;१३: २२;३,  
 ४; २,१,३;४; २,५;६; ३,२:  
 ११;१८;५,५;६,७;-०हम श.८,  
 २,१,५; तै. २,४,६,२: -ह्यऽइ

एआ. ५, १, १; शांआ. ११, ८:  
 -ह्यग: ऐ. १,२०; २२; ३०: २,  
 १५;१;७;७,२९;३१; ५,१;४;१२:  
 १६;१८;२०;७,२;९; १९;२२;  
 २४;२५; ३१: ८,९; १२;२८;  
 ऐआ. १, २,१; ३,१; २,१, ३:  
 शां. ८,५;७; ९,५; १५, २;  
 २०,१;३:४; २१,१; शांआ २,  
 ७;७,१;२:१५,१; श. २, १,४,  
 १०;६,४,५;३,२,१, ४०; ९,१,  
 ११;७,३,१, ४२; ८,४,३, ७;  
 ९,२,१,१५: १०,६, ५.९; ११.  
 २,३,४;५; ४,४,१; २-७;५,  
 ६.९; १२,१, ३,२: ७,३, १२;  
 १३,१,५,२; १४,१, २, १५;  
 २,२,१: ३,१,९; ४,१,२३; २,  
 १४;५, ३,१; ४,५;५, २२:७,३,  
 ६; २८: का. १, ६,४, ६-८; तै.  
 १,३,२,६;३,३; ६,५,१: २,३,  
 ११,४;४, २,१;९; ७,१,४; ३,३;  
 १७,१;८, ५,१;२; ३;८, ९:९,  
 ७:३,७,७,१: ८,३,१; ९,१,४,३;  
 १०,११, ७; १२, ५,११: ९,४;  
 ८: तैआ. १, १२,५; २७,३;२,  
 ९,१: १४,१; ३,११,६: ७,२,३;  
 ११,३; ३८,१: ४२,५; ५,३,६;  
 ७,११;९,१: ७,४,१: ८,४,१:८,  
 ४;९,६; ९,१०,४; १०, १४, १;  
 २३, १; ४७,१; तां. २, ८, २;  
 ३, ९,२: ७,९, ११; ८, ६,२;  
 ९, ५,७; ११, ४,६; ९;५, १;६;  
 १२, ८, ६; १३, १०; १३, ९,  
 २७: १४,९,३; १६, ५,८;१८:  
 १८,६, १४; २०, १५,१४; २५,  
 १८,६; जै. ४०;७;८;९;१३;७;  
 जैउ.१,८,२,५;१३,१,३;२,५,१,  
 १;३,५,९,१:२;६,५,७;७, १०,  
 २,१;३,१;४,१: आ. १; सा. ३,  
 ८,६; मं. २, ४,६; प. १, २;७,  
 ५-७:३,गो.१,१,४;२;३;२;२;

६ 'ब्रह्म' इति सु. स्वरो ब्रष्टः प्रतीयते । षुपदपाठानुसारतः 'पति-' अगमस्त एव यर्हीनः ।

२,९; ४,९; ५, २५; -०हमणः  
 का. १, ४, १, २५; २६; तै. ३,  
 ११,४,२; तैआ १,११,१॥: ४,२,  
 १; ७,३; ९,२,६; १०,१,११; तां.  
 १,२,८; १२, ५, ७; -हमणःऽइव  
 तां. १९,१७,३; -हमण ए. १,१९;  
 २१; २९; ३, ३८; ३, ३१, ३४;  
 ४,११; २१; ५, १५; ६, २२; ७,  
 २४; ऐआ. १, १, १; ३:२, २; ३,  
 ७; ५, १:२, ३.८; ३, १, ६; शां.  
 ३, ५; ७; ४, ११; ६, १४; ८, ५; ९,  
 १; ७; ११, ४; १२, ८; २७,  
 ६; २९, ४; शांआ. ७, १५; शा.  
 १, १, २, ४; १४; २, ५, १९;  
 ३, १, ३: ७, १, ८; २, १, ४, १०; ६,  
 २, ८; ४, २-७; ३, ७, ३, १३; ९,  
 १, ११; ४, १, १, २०; ४, ३; ५; ६;  
 ३, ४, १५; ४, ४, ७; ५, २, ४; १०;  
 ३, ९; ५, १, ४, १४; २, ४, १८; ३,  
 ३, ५; ५, ८; ११; ४, ५, २; ११; ६,  
 ६, ३, ७; १५; ४, ४, ९; १३; १५;  
 ७, १, १, ५; ८, ४, १, ३; ९, १, २,  
 १६; ३, ४, १, ८; ४, २, १७; ११, २,  
 ३, ६; ७, १४; १२, ७, २, १५; १३,  
 १, ५, ३; ५; ६, २, १०; १४, ३, १,  
 ३१; ५, २, ४; ५; ७, २, १२; का.  
 १, १, ४, १०; ६, २, ४; ४, ३-  
 ८; २, १, २, ६; १२; १६; २, ३,  
 १८; ४, ३; तै. १, १, ७, २; २, १,  
 ८; २, ४; ३, २, ४; ६, १; ८, २; ४; ४,  
 ८, ३; ५, ५, ७; ७, १, ९; ६, १; ९,  
 १; ६; ८, १, १; ४, १; ६, ४; २, ४, २,  
 १; ३; १; ४, २; ७, १०; ५, ८, ३; ६,  
 २, २; ८, २, ६; ५, ३; ८, ९; ३, १, २,  
 ५; ३, १; २, १, १; २, ६; ९; ८, ८;  
 ३, १०, ४; ११, २; ४; ७, १, ४; २,  
 ७; ३, ७; ६, ५; ७, ४; ९, १४, २; ३;  
 १२, २, ४; ६, १; ६; ७, १; ५; ८, १;  
 ३; ९, २; तैआ. १, ९, ७; २, ५, ३;  
 १९, १; ३, १४, २-४; ४, २, १, १;

३१, १; ३६, १; ३८, १; ४२, ५; ५,  
 २, ६; १३; ३, ६; ७, ४; ७, ५, ३; ८,  
 १, १; जै. ६८; १०१; १३०; १३९;  
 १६८; मं. १, ६, ७; प. १, २; गो.  
 १, १, ३४-३७; ३, ४; १६; ५, २४;  
 २, १, ३; ४; ३, ११; ५, ५; ६, ४;  
 ७; -हमण ए. २, १५; ३३; ३, ६;  
 ४, ११; ७, १९; ८, २; शां. १८, २;  
 २०, ३; २९, ४; शांआ. १, २; २,  
 १८; शा. १३, १, ५, २; ५, ४, २५;  
 ६, २, १६; तै. ३, १०, ८, ४; ५;  
 ६; ७; ८; ९; तैआ. ७, ६, २;  
 १०, ३३, १; ३४, १; ३६, १; तां.  
 २, ८, २; ३, ९, २; १३, ३, २; जै.  
 २०३; गो. १, १, ३८; २, ३, २;  
 -हमण ए. २, १९; ७, २२; २६;  
 ८, ९; २६; शां. १२, १; २२, ९;  
 शांआ. ४, १; शा. ४, ४, २, १३; १६;  
 ५, ३, ३, ८; ३, ९; ४, १, १६; १०,  
 ६, ५, ९; ११, ५, ४, १; ५; १३, ६,  
 २, १०; १४, २, २, २७; ५, ५, २२;  
 ७, ३, २८; ९, ३, ६; तै. २, ५, ६, १;  
 ३, १, ५, ६; ४, १, १; ७, ६, ३; ८, २,  
 १; १२, २, ४; तैआ. २, १२, १;  
 १३, १; ३, ६, १; १०, ३; ७, १०, १;  
 ६, १, ३; ७, १, १; १२, १; १०, ७,  
 १; तां. ३, ९, २; ११, ११, ८;  
 १५, ६, ३; १८, २, १२; सा. १,  
 २, ५, ३, ७; ३, ३, ५; वं. १; गो.  
 १, २, २०; ४, ६; २, २, १०; -हमण  
 ए. २, ४०; ४१; ४, ३; ८, ९; शा. १,  
 ५, ४, ६; १०, २, ४, ६; ११, ४, ३,  
 १९; तै. १, १, ३, ११; ७, ३, २; ८;  
 ७, ४; २, १, १०, ३; ७, ३, ३; ८, ८,  
 १५; तैआ. ५, ८, ७; जै. १५५;  
 -०हमण शा. १३, १, ९, १; -हमि:  
 गो. १, २, १६; -हमण तैआ. १०, ४८,  
 १; ४९, १; ५०, १; -हमण ए. ६,  
 १८; २०; ऐआ. ५, २, २; शां. २९,  
 ६; तै. २, ४, १, ३; तैआ. ४, १०,

२, ५, ८, ६; गो. २, ४, ३; ६, १; २.  
 रुद्रहस्त-हमणः शां. ६, १२; शा. ४,  
 २, १, २९; ५, ४, ५, १५; ६, २,  
 २, ४०; १३, ५, ४, २४; ६, २, १८;  
 ७, १, १३; तै. १, ३, ३, ७; ७, ३, २,  
 ९, ५; ३, ३, ८, ८; तैआ. १०, ६३,  
 १; ६४, १; तां. १८, ९, २१;  
 १९, ७, ५; जै. १३९; १४३; गो.  
 १, २, १९; ३, ४; १८; ४, १०; २, २,  
 १०; -हमण ए. ५, ३४; शा. १२, ६,  
 १, ३८; १४, ६, १, ७; -हमण ए.  
 ७, २६; शां. ६, १२; जै. ७५; प.  
 १, ६; गो. २, २, ५; -हमण ए. ५,  
 ३४; शा. १, ७, ४, २१; २, ६, १,  
 ३३; ४, २, ४, २२; २७; ६, ६, ६;  
 ५, १, ५, २८; ४, ३, २६; ५, २२;  
 ५, १, ९; १२; ५, १६; १२, १,  
 १, ६; ८; ९; १३, १, २, ४; ४, १,  
 १०; १४, ३, १, ३२; का. १, ६,  
 १, २२; तै. १, १, ६, १०; ३, ६, ७;  
 ८, २, ४; ३, ३, ८, ९; ७, २, ६;  
 तैआ. १, ३२, २; १०, ६३, १; तां.  
 ६, ७, १३; १८, १, २२; जै. ७५;  
 १२४; १३९; १४३; जैव. ३, ४,  
 ३, १; ४; ५; प. २, ९; गो. १,  
 २, २१; ३, ४; ५, ८; २, ३, १८;  
 -हमण तै. ३, १२, ८, २; -०हमण  
 ए. १, १८; ५, ३४; शां. ६, १२; २६,  
 ११; १७, ७; २८, ५; तै. २, ७,  
 १६, २; -०हमण शा. १, ७, ४, १९;  
 २१; २५, २, ४१; ६, १, ४४; ४,  
 ६, ६, ६; ५, ४, ९; १०-१३; २,  
 २, ३, १; १२, ६, १, ४१; १३, १,  
 २, ४; ५, २, ५; १४, १, ३, २; का.  
 १, ५, १, ३६; ६, १, २९; तै. ३, ८,  
 ३, १; १३, १; १८, ५; तैआ. १, ८,  
 ५; ४, १; ५, १; ५, ४, १; १०,  
 ६३, १; जै. १२४; प. २, ५; ६;  
 ७; १०; गो. २, १, ४; २, ६; १२;  
 ५, ४; -हमण्यः शा. १, ५, १, १९;

† पष्ठ्यामन्त्रिते पराङ्गवत् स्वरो ज्ञेयः तु. पा. २, १, २. १ ॥ तु. ऋ. २, ८३, १ । [मकारोपजनस्यान्दम इति भा.

-ह्रमा ऐ. १, २२; छ, ३; ५, ३; ३३; ३४; ७, १६; २६; ८, २६; ऐआ. ३, २, ३; ४; ५, १, ४; शां. ६, १०; ११; १३; १४; १७, ७; २६, ५; २८, ४; ३०, ६; शांआ. ३, ५; ७; ११, २; १५, १; श. १, १, १, १, ५; ७, ४, १८; १९; २१; ८, १, २, ७; २, ४, ४, २५; ६, १, १८; २४; ३३; ४३; छ, ३, ४, २२; ६, ६, ५; ६; ७; ५, १, ५, १; २; ४, ३, २६; ४, ९-१३; ५, २२; ५, १, ९; १२; ५, १६; ६, २, २, ४०; ९, २, ३, ५; ११; १०, १, ३, ८; ११, २, ७, ३२; ४, १, २; ९; ६, २, १०; ७, २, ६; १२, १, १, २; ६, १, ३८; ४१; ८, २, २३; २७; १३, १, २, ४; २, ६, ९; ७, १०; ४, १, ४; ३, १; ५, २, ५; १४; १९; ६, २, १२; १४, १, ३, २, २, १९; ३, १, ३२; ६, १, ७; ११; का. १, ३, ४, १४; ६, १, १२; १५; २२; २८; २, १, १, ११; तै. १, ३, २, ४; ७, १०, २; ३; ८, ६, ६; २, १, ५, ९; ४, ३, १०; ६, ४; ६, १८, २; ३, १, २, ५; ३, ८, १; ८; ९; ७, ६, ३; ९, ५; ८, ३, १; ४, ३; ५, १; २; ९, ५, १; १२, ९, ३; तैआ. १, ११, १; २७, ३; १९, १; ५, ४, १; ७, ८, १; १०, १०, १; २; ११, २; ३१. १; ३९, १; ४७, १; ५०, १; ६२, १; ६३, १; ६४, १; तां. ८, ६, ८; १८, १, २३; ७, १२; २९, ४, ५; १५, ३; जै. ७५; १३६; जैड. १, १, १, ८; २, ५, १, २; ३, १, ४, ९; ४, १, ३; २, ६; ३, २; १०; ७, १, १; २; ८; छ, ८, ४, १; सा. १, १, २; मं. २, ४, ६; ष. १, ५; ६; २, ५; ७; ८; ९; १०; वं. २; गो. १, १, ४; १३; १५; १६; २५; २, ९; ११; १८; १९; २४; ३, १-३; ६; ८; ४, २; १०; ५, १; ११;

१५; २४; २, १, १; ४; १७; १८; ५; १०; १४; १५; ३, १८; ५, ४; ७; ८; -ह्रमाणः ऐ. ७, १३; श. ३, ३, ४, २०; -ह्रमाणः तै. २, ७, १७, २; गो. १, ३, १; -ह्रमाणः ऐ. ५, २०; ३३; शां. २६, ११; श. ६, ६, १२; १३, ५, ४, १५; तै. २, ६, १७, ४; ८, ८, ३; तैआ. ६, ९, १; ष. १, १; गो. १, ३, १; -ह्रमाणम् ऐ. ५, २३; ३३; ऐआ. ३, २, ३, शां. ६, ११; १७, ७; शांआ. ८, ३; श. १, ५, २, १९; ५, २, २, ८; ११, ५, ८, ६; १२, १, १, २; ६, १, ३८; १३, १, २, ४; ५, २, ५; १५; २०; तै. २, १, ५, ९; ३, ७, ६, १; २; तैआ. १०, ६३, १; जैड. ३, २, ५, २; ४, २, ५; ३, १०; ष. १, ५; २, ४; ८; गो. १, १, १४; १६; २, ९; १२; २१; २४; ३, १; ३; १०; ४, २; १०; ५, ११; २, १, ३, २; ५; १५; ५, ४; -ह्रामौ श. ८, २, १, ३; १२, ७, १, ११; तै. १, ७, १०, २; ३.

ब्रह्म-कृत-कृता तै. २, ८, ६, ४.  
 ब्रह्म-कृति-म् ऐ. छ, ३; शां. २६, ११.  
 ब्रह्म-कोश-म् तैआ. २, १९, १; छ, ४, २.  
 ब्रह्म-क्षत्र-त्रयोः ऐ. ३, ११; -त्राभ्याम् शां. ३, ५, ९, ५; -त्रे ऐ. ७, १९; ८, ७; शां. १२, ८; १६, ४; १९, १; तै. ३, ८, ४, ३; ९, १६, ४.  
 ब्रह्म-गन्ध-न्धः शांआ. ३, ५.  
 ब्रह्म-गवी(√गो)-वीः श. १४, ६, ७, ४.  
 ब्रह्म-गिरि-रिः ऐआ. २, १, ८.  
 ब्रह्म-चर्य(√चर्)-चर्म ऐ. ५, १४; श. २, ४, ४, ४; ११, ३, ३, २; ७, ५, ४, १, १६; १२, २, २, १; १४, ८,

२, १; २; ९, १, ६; का. १, ३, ४, २; तै. ३, ७, ६, ३; १०, ११, ३; तां. १७, १, २; जै. ९५; १००; १८८; जैड. १, १४, १, १; छ, ५, १, ४; मं. १, ६, १६; २, ४, ६; गो. १, १, १३; १६; ३१; २, २, ४; ५; ६; ४, २, ४; ५, २, ५; -र्यस्य मं. १, ६, २, ५; -र्येण शांआ. १३, १; श. १४, ७, २, २, ५; तैआ. २, १, १; जै. १३०; गो. १, १, २९.  
 ब्रह्म-चारिन्-रिणः श. ३, ६, २, १, ५; तैआ. ७, ४, २; ३; १०, ६२, १; ६३, १; जै. ६; मं. २, ६, ५; गो. १, २, २; १८; -रिणम् श. ११, ३, ३, १; १४, ६, १, ३; तै. ३, ४, १६, १; गो. १, २, ६; -रिणि गो. १, २, ४; -रिणे श. १, ६, २, ४; तै. ३, १०, ९, ३; सा. १, २, ५; ३, ९, ८; गो. १, १, ३१; २, ६; -रिणौ जै. १५२; सा. ३, ४, ६; -रिन् तै. ३, १०, ९, ५; -री श. ५, १, ५, १७; ११, ३, ३, १; ५, ४, १; २; ३; ४; ५; १८; १२, १, १, १०; तै. ३, १०, ९, ५; तैआ. २, १८, १; जै. १६९; जैड. १, ६, ३, ३; १७, २, १; मं. ३-५; गो. १, १, ३१; ३३; २, १; ५; ६; ७; ८; ४, ६.  
 ब्रह्मचारि-पुंश्रली-र्योः ऐआ. ५, १, ५.  
 ब्रह्म-चित्ति-तिः श. ८, ४, ६, १२.  
 ब्रह्म-चोदन-नौ श. ३, ३, ४, १२.  
 ब्रह्म-जप-पाम् गो. १, ३, ४.  
 ब्रह्म-ज्य(√ज्या)-ज्यस्य तै. ३, ७, ९, २; -ज्यानाम् गो. १, १, ९.  
 ब्रह्म-गुत्(√गु)-त् शांआ. १२, ३.  
 ब्रह्म(प्य→)प्या-प्या ऐआं. १, ५, २.

ब्रह्मण्यवत्(न्+मत्तुप्)- ण्यवत् ऐ. १,  
१३; २९; ३०; ६, १८; ३०; श. १,  
५, १, ११; गो. २, ६, २; -ण्यवत्  
शां. १९, १; -ण्यवत् तै. २, ५,  
५, १; ३, १२, २, ४.

ब्रह्मण्यवती- त्यः श. ११, २,  
७, ३२.

ब्रह्म-तस्(ः) गो. १, ३, ३.

ब्रह्म-तत्त्व- -म् तैआ. १०, ११, १.

ब्रह्म-तेजस्- -जः शांआ. ३, ५.

ब्रह्म-त्व- -त्वम् ऐ. ५, ३२; ३३; श.  
११, ५, ८, ४; ७; जैउ. ३, ४, १, २;  
गो. १, २, ११; १६; १९; २४; ३,  
२; ५, १९; २, ३, ९; -त्वन गो.  
१, ५, २, ४.

ब्रह्म-दत्त- -त्तः श. १४, ४, १, २६;  
जै. ११३; ११५; जैउ. १, १८, ४,  
१; -त्तम् जै. ११५; जैउ. १,  
१२, ४, १.

ब्रह्म-देव(त्य→)त्या- त्या गो. १,  
१, २, ५.

ब्रह्म-दैवत- -म् गो. १, १, १६.

ब्रह्म-पति- -तिः श. ११, ४, ३,  
१३; तै. २, ५, ७, ४.

ब्रह्म-पुत्र- -त्रः श. ११, ४, १, २; ९;  
गो. १, ३, ६; ८.

ब्रह्म-पुरोगव- -म् श. १३, ८,  
४, १.

ब्रह्म-पुरोहित- -ताः श. १२, ८,  
३, २९.

ब्रह्म-प्रकृ(त→)ता- -ता प. ४, ७.

ब्रह्म-प्रजापति- -ती तैआ. ४,  
१, १.

ब्रह्म-प्रसूत,ता- -त्तम्. श. ४, १,  
४, ६; -तस्य श. ४, ४, २, १२;

-ताः गो. २, २, ६; -ताम् श.  
५, ४, ४, ९.

ब्रह्म-ग्रन्धव- -वेन ऐ. ७, २९.

ब्रह्म-ग्रन्धु- -ग्रन्धो ऐ. ७, २७.

ब्रह्म-ग्रन्धुक- -कै जै. १५९.

ब्रह्म-भाग- -गः शां. २८, ४; श.

११, ४, १, ११; मं. २, ४, १४; गो.  
१, ३, १०; -गम् शां. २८, ४; श.  
१, ७, ४, १८; तै. ३, ३, ८, ९.

ब्रह्म-मय- यः ऐ. १, २२; २, ४०;  
ऐआ. २, २, ४; शांआ. ३, ७; गो.  
२, २, ६; -यम् गो. २, २, ६.

ब्रह्म-यज्ञ- -ज्ञः श. ११, ५, ६, १;  
३; तैआ. २, १०, १; -ज्ञम्  
तैआ. २, ९, १; -ज्ञस्य श. ११,  
५, ६, ३; ९; -ज्ञेन तैआ. २, ११, १.  
ब्रह्मयज्ञ-निष्ठ- -ष्ठः शांआ.  
१३, १.

ब्रह्म-यशस्- -शः शांआ. ३, ५;  
जैउ. ४, ११, ३, ११.

ब्रह्म-यशस- -सम् तां. १५, ५,  
२६; -सस्य शां. ७, १०; १२, ८.

ब्रह्म-यशसिन्- -शसी ऐ. ४,  
११; तां. १५, ५, २६.

ब्रह्म-युज्- -जा ऐ. ६, २२; शां.  
२९, ४; गो. २, ६, ४.

ब्रह्म-योनि- -निः तैआ. १०,  
६३, १.

ब्रह्म-रस- -सः शांआ. ३, ५.

ब्रह्म-लोक- -कः श. १४, ७, १, ३१;  
३९; जै. ११४; -कम् शांआ.  
३, ३; तै. ३, १, ५, ६; सा. २,  
१, ८; ३, ८, ३; -कस्य शांआ. ३,  
३; -काः श. १४, ६, ६, १; गो.  
१, ५, २५; -कान् श. १४, ९, १,  
१८; -कय तै. ३, १, ५, ६; -कै  
श. १४, ७, १, ३९; तैआ. १०,  
१०, ३; जै. ११४; -केषु श. १४,  
६, ६, १; ९, १, १८; -कैः जै.  
११४.

ब्रह्म-वत्- -वान् तैआ. ९, १०, ४.

ब्रह्मवत्यु(न्तीडउ-स्वती- -त्यौ  
शां. २९, ४.

ब्रह्म-वद्य(√वद्)- -म् शां. २७,  
४; मं. २, ७, १.

ब्रह्म-वृनि(√वृन्)- -नि श. १, २,  
१, ७; १०; ३, ६, १, १७; का. २, १, ४,

५; ८; ९; -निः श. ३, ५, २, ११.  
ब्रह्मवर्चस- -सम् ऐ. १, ५; ८; २८;  
२, १; ४; ४, २; १०; ११; ८, ७; ८;  
ऐआ. १, १, ३; ५, ३, २; शां. १७,  
१; ३; ९; शांआ. ४, १५; श. ११,  
२, ७, १०; ४, ३, ३; १३; १३, १,  
५, ३; ५; ९, १; २, ६, ९; १०;  
तै. १, १, ३, ११; ५, १०; २, १, ६;  
७, ८, ७; २, १, २, २; ९; ७, १, १;  
१, २; ३, ३; ३, ७, ७, १३; ९,  
२; ८, १३, १; १८, ५; २३, ३; ९, ५,  
१; ४; ५; ९, ३; तैआ. १, २४, १;  
२, १८, १; ५, ४, ६; ६, ११; ७, ३,  
१; तां. ४, २, ५; ५, १, ९; ८,  
१०, २; १०, १२, ३; १३, ३, २२;  
४, १७; १५, १, ८; १६, १४, ५;  
१५, ७; १६, ६; १७, ५, ३; ६, ३;  
११, ८; १८, ७, २; १९, ५, ८; ७,  
७; ८, २; १०, ५; ११, ६; १७,  
६; १८, ३; २०, १०, १; २१, ६,  
३; जै. १३९; १४५; १८०;  
१८१; १८९; जैउ. १, १२, ३, ६;  
१६, २, १२; ३, ३, ३, १; सा. ३,  
२, ५; प. ३, ७; गो. १, २, २;  
२, ५, ५; ५, ८; -सस्य तै. २, १,  
४, ९; ७, १, २; ३, ८, २, १; तैआ.  
५, ३, १; तां. २, ५, ४; ११, २;  
-सानि तै. ३, ८, १८, ५; -साय  
श. ४, २, २, १६; तै. २, ६, ५,  
२; ७, ७, ७; ३, १, ४, ६; ५, १०; ६,  
४; ९, २२, २; तैआ. ४, १०, १;  
तां. १, २, ४; ९; २, १७, २; ६, ५,  
३; ६, १७; ११, १, ७; ५, २९; १२,  
९, २३; १३, ३, २५; ९, २८; १४,  
१, १४; ५, ३०; ६, ११; ११, ३८;  
१५, ५, ३; ७, ८; ११, १६; मं. १,  
७, ४; -से तां. १, २, ६; ४, ९,  
१२; ६, ६, ४; १७, ११, ८; १९,  
१४, ४; १५, ३; २०, १०, १; -सेन  
ऐ. १, २८; २, ४; ऐआ. ३, १, १;  
२; ५; ६; शांआ. ६, ८; १६;



७,२:४-८: १२-२३; श. १०,३,  
 ५,१६; ११,४,४, ११; ५,४,५;  
 १३, २,६,९; १४,९,४,२९; तै.  
 १,२,१,१५; २,७,१,४; ३,७,६,  
 २०;९,५,१; २; ११,९,८; तैआ.  
 २,१०,१: १८,१; ४,३,३; ४१,  
 १-३;५:६: ५,३,८; ६,१०,२;  
 ७,३,४;९,६,१; ७,१; ८,१; ९,  
 १; १९, ८,२: जै. ११६; सं. १,  
 ६,३२; प. ४,७.  
 ब्रह्मवर्चस-काम- -म: ऐ. १,५;  
 २,१;२०; ४,२: ११; शां. १०,१;  
 तैआ. १, २६, ६: तां. २, ५,२;  
 ११,२; १७,२;७, १०,११; १३.  
 ४,१७:१७,६,२; २०,१०,१; जै.  
 १३१: जैउ. १, १२,३,६; प. ३,  
 ७; -मम् श. ०, ३, ४. १४;  
 -मस्य शां. २,२; श. ४, १, १.  
 १४; का. १,३,१, २२; तै. २,१,  
 ३,२; तां. १३, ४,१०; जैउ. ३,  
 ३, १; ष. ४, ४; -मा: तां.  
 २३,७,३; १६,१; -माय श. २,  
 ३, १, ३१; तां. ७, १, ११; ८,  
 १०,१.  
 ब्रह्मवर्चसिन्- -मि तै. १,७,५,  
 ३;२,१,३,३; जैउ. १,१६,२,१२;  
 -सिन: शां. २४, ९; तैआ. ५,  
 ६, ११; जै. १४५; -सी ऐ. १,  
 ५;८;२,१; ४,२; ११; ऐआ. १,  
 १,३; श. १,९,३, १६; २,१,२,  
 ६;३,१, ३१;२, १३; ४, १,१,  
 १४; ११, २,७, ११; १३,१,९,  
 १;३,७, ८; का. १, १,३, ५;  
 ३,१,२२; तै. १,१,२,१; ६; ३,  
 १,४,६; ५, १०; ८, १३, १;  
 १८,५,९, १९, ३; ११, ९,८;  
 १२,५,३; तैआ. ४,६,२; ५,५,  
 ३; तां. २, ५,४; ११,२; ७,१,  
 १३;१०,११; १२,१०,१७; १३,  
 ४,१७; जै. १३९;१४०; १४५;

१५१; १८०; १८१; १८९; जैउ.  
 १, १२, ३, ६; सं. १; ष. ३,७;  
 गो. १,२,२.  
 ब्रह्मवर्चसिनी- -नी जै. १४५.  
 ब्रह्मवर्चसि-तर- -र: तै. ३, ९,  
 ५,१; तैआ. १,२४,१.  
 ब्रह्मवर्चस्य,स्या- -स्य: तां. ६,  
 ३, ५; -स्यम् आ. १: -स्या  
 सं. १; -स्या: तैआ. १, २४,१;  
 -स्यानाम् सा. २,७,१.  
 ब्रह्मवर्चस्विन्- -स्वी मा. २,७.  
 १-३.  
 ब्रह्मवर्चसिन्- -शी गो. १,१,२३.  
 ब्रह्मवर्चाच्- -च: आ. १.  
 ब्रह्मवर्चाद्(√वर्च्)- -म् तै. १,२,१,६.  
 ब्रह्मवर्चादिन्- -दिन: तै. १,१,६,२:  
 ९;९,९:३,४,१: १०,६; ४,१,४;  
 १०,१०: ५,४,१; २,१,३,८; ४.  
 ४;६;५, १; ३,१,१; ३;५,१: ९.  
 १:७,९,४: ३,३,५,१: ९,१२;८.  
 ७,३; २०,३: ९,३,२: तैआ. १,  
 २२,९; २,२,१; १८,१; ५,२,२:  
 ४,६:८, १०: ११, १;५: तां. ४,  
 ३,१३: ८. ११; ६,४,१५; १३,  
 १०,१५: १२,१; १४,५,८; २६;  
 ११,५;३५; १५,५,५: ३२; १२,  
 ३; २०,१४,८;१६,२;६; २१,१,  
 ९; प. ४,५; गो. १,१,२४; २८.  
 ब्रह्मवर्चादिनी- -नी श. १४,७,३,१  
 ब्रह्मवर्चाद्य- -म् जैउ. ३,२,३,२.  
 ब्रह्मवर्चाहस्(√वर्ह)- -ंह: तै. २,  
 ४,६,२.  
 ब्रह्मवर्चाद्(√वर्चि)- -वित् श. १४,  
 ६,७,४; ७,२,१२: तैआ. ८, १,  
 १; गो. १,१,३८;५,२४; -विद्:  
 श. १४,७,२,११; तै. १,४,८,६;  
 -विदि गो. १,१, ३८.  
 ब्रह्मवर्चाद्या- -द्या श. १४,४,२,  
 २०.  
 ब्रह्मवर्चाद्- -द्: गो. १,२,१६;११;

५, १५; -द्म् गो. १, ५, १९;  
 -दस्य गो. १,१,२२; -दात् गो.  
 २,२,५.  
 ब्रह्मवर्चाद्भि- -द्भि: -द्भि: वं १.  
 ब्रह्मवर्चाहस्- -ह: तैआ. १,२७,६।।  
 ब्रह्मवर्चा- -र्चा: प. १,२.  
 ब्रह्मवर्चाह- -ह: श. १, ४,२,९;  
 तै. ३,५,३,१;७,६,२४.  
 ब्रह्मवर्चाहन्- -नात् शां. ६,१३; गो.  
 २,१,१.  
 ब्रह्मवर्चाहन्त- -त: गो. १,५,२५.  
 ब्रह्मवर्चाहन्ता- -म् तैआ. १०,१,  
 १२.  
 ब्रह्मवर्चाहन्- -म ऐ. ४,१९; श. ४,  
 ६,६,५; १३,३,३,५; तां. ४,३,  
 १;२; १३; ५,२, १०; ८,१,१;३;  
 ८;१२;२,१;३; ५;७-९; ११;८,  
 ११;१०, १;३;५; ७; ९,५,८;  
 ६,१;२; ८;९; १०,४,७; ११,५,  
 ११;११,८; ९; १२,४,१९; १०,  
 २०; १३,४,१८; १५,१०, १२;  
 १६,८,५:७;११,१२; १८,४,८;  
 ६,१४;९,२; ११,१;१०; ५,१९;  
 २१,४,१०;११; ९,१२; जै. ६९;  
 १३०; प. ३,८; -मनी तां. १९,  
 ७,४; -न: जै. ११४; -न्रा तां.  
 ५,२,१२.  
 ब्रह्मवर्चाहन्- -म् तै. १, २,४, ३;  
 ४,६,३;८,२,५.  
 ब्रह्मवर्चाहन्त्या(√हन्)- -त्या श. १३,  
 ३,५,३; -स्यान् श. १३, ३, १,  
 १; ५,४,१; तैआ. १०, ४८,१;  
 -स्यायै श. १३, ३, ५, ३; ४; तैआ.  
 ३,२०,१.  
 ब्रह्मवर्चाहन्- -हन् श. १३,३,५,४;  
 -हणम् तै. ३, २,८,१२; -हन्ति  
 तै. ३,२,८, १२; -हा सा. १,५,  
 १६.  
 ब्रह्मवर्चाहन्त्या(√हन्)- -म्  
 ऐ. ४, ११; तां. १०,४,५:१७,१,९.

† 'नशः' इति कालि. मुपा. । † =ऋ. ३,४१,३ । † 'धि-' इति मुपा. अष्टनां गतः ।

ब्रह्मा(-ह्यन्ऽअ-)-धिपति- -ति:तैआ. |  
 १०,४७,१.  
 ब्रह्मा(-ह्यन्ऽअ-)-धे(-र्धऽअक-)-च-  
 -चौं शां. ७,१०.  
 ब्रह्मा(-ह्यन्ऽअ-)-ह- -है: शांआ.  
 ३,१.  
 ब्रह्मा(-ह्यन्ऽआ-)-सन्दी- -म् जैउ.  
 ४,११,३,१०.<sup>१</sup>  
 ब्रह्मा(-ह्यन्ऽआ-)-साद- -म् गो.  
 १,३,४.  
 ब्रह्मा(-ह्यन्ऽअ-)-लङ्कार- -रेण  
 शांआ. ३,४.<sup>१</sup>  
 ब्रह्मिष्ठ(-ह्यन्+इष्टन्)- -ष्ट: श.  
 ११,६,३,१:२; १४. ६,१,२-४;  
 गो. १, ३, ६; २, १, ३; ४; -ष्टम्  
 ऐआ. ३, २, ३; शांआ. ८, ३; -ष्टाय  
 श. ११, ६, ३, २; १४, ६, १, ४.  
 ब्रह्मी-कृत्य शांआ. ८, ११.  
 ब्रह्मीयस्(-ह्यन्+ईयस्)- -यसाम्ऽइव  
 गो. १, ३, ५; -यान् तां. १४, ६, ६.  
 ब्रह्मोद्य(-ह्यन्/वद्)- -द्यम् ऐ. ५,  
 २५; श. ४, ९, २०; ११, ४, १, २;  
 ५, ३, १; ६, २, ५; १२, २, ६, ९, ५;  
 २, ११; २२; १४, ६, ८, १; १२;  
 तै. ३, ९, ५, १; तां. ४, ९, १२;  
 जै. ९२; ९४; -द्ये श. १३, ५, २,  
 २३.  
 ब्रह्मौ(-ह्यन्ऽओ-)-दन- -न: जै. १२०;  
 गो. १, २, १६; -नम् श. १३, १,  
 १, १; ४; ४, १, ५; तै. १, १, ९, १;  
 ३; ८; ३, ८, २, १; जै. १२०; गो.  
 १, २, १६; -नान् श. १३, ३,  
 ६, ६; ७; तै. ३, ९, १८, १; २;  
 -ने श. १३, १, १, ४.  
 ब्रह्मौदन-प्रवर्ग- -र्व्यौ गो. १,  
 २, १६.  
 ब्रह्मौ(-ह्यन्ऽओ-)-पधि- -धी: गो. १,  
 ४, २.  
 ब्राह्म- -ह्यम: श. १३, ६, २, ८; सा.  
 १, १, १४; दै. २, ९; -ह्यम् श.

१४, ७, २, ५; तैआ. ३, १३, २;  
 गो. १, १, २५; -ह्यस्य आ. १,  
 ३२१; -ह्यमाण दै. १, २१; गो.  
 १, २, ८.  
 ब्राह्मी- -म् जैउ. ४, १०, ४, ७;  
 सा. २, ७, ४; गो. १, १, १६.  
 ब्रह्मण- -गम् ऐ. ६, २५; ७, १२;  
 ८, २; १७; शां. ३, ६; ९; ४, ५-  
 ७; ९-१३; ५, १; ३; ४, ५; ६; ८;  
 ७, १०; ८, ६; १५, १; २; १६,  
 १; ३; १०; १९, ५; ०-९; २०, २;  
 ३; ४; २१, ३; ४; २२, १; २८;  
 ३; ५; ८; ९; २३, १; २; ३; ६;  
 ७; ८; २४, २; ५; ६; ७; ८; २७,  
 ३; ६; ८-१०; ११; २६, ८; १७;  
 २७, २; २८, २; २; २९, २; ३;  
 ६; ७; ३०, १; २; ३; ११; शांआ.  
 १, ३; २, ४; ८, १०; श. २, ४,  
 २, ६; ४, १, ५, १८; ६, ९, २०;  
 ६, २, १, २९; ६, १, ५; ११, ७, २,  
 ८; १२, ३, ५, २; ५, २, ४; १३, १,  
 ८, ३; २, ३, २; ६, ८; १०, २; ४, १,  
 ५; ६; १३; २, ७; ८; ११; १३; १४;  
 १५; ३, ५; ५, १, ४; ११; १३; १६;  
 ३, ७; १४, १, ४, १३; तै. १, ३,  
 १०, ३; ३, १२, ५, १०; १३; तैआ.  
 १, ३०, १; तां. ११, ३, ३; १०;  
 ५, ३; २३; ८, ६; १०, ७; १७; १२,  
 ३, ८; १६; ५, ९; १७; ९, ७; १४;  
 ११, ८; १२, ३, ५; ५, ८; १६; ९,  
 ७; ११, ८; १५; १४, ३, ६; ५, ११;  
 २०; ९, ६; १४; १७; ११, ७; २४;  
 २९; १५, ३, ७; ८; ११; २६; ३३;  
 ५, ७; १८; २१; २४; २७; ६,  
 ६; ९, ४; ११, २; ६; २४, २०, २;  
 जै. १८६; जैउ. ४, ११, २, ५;  
 आ. १; दै. ३, ३; ८; १७; गो. १,  
 १, १३-१५; २२; २३; २४; २७;  
 २९; ३०; ३८; ३९; २, १; ७-९;  
 १३; १४; १६; १७-१९; २१-

२३; ३, १-५; १०-२०; २२; २३;  
 ४, ६-१०; २३; ५, १; ३; ५-१०;  
 २१; २२; २५; २, १, २१; २३;  
 २६; २, ५; ४, १; ३; १५; १७; ६,  
 १६; -गानि तैआ. २, ९, १; १०,  
 १; ११, १; -णे ऐ. १, २५;  
 श. ३, २, ४, १; ४, १, ५, १५.  
 ब्राह्मणी- -गी शांआ. १, ५; ६;  
 जैउ. ३, १, ४, ९; -गीनाम् तै. १,  
 १, ४, ८; -ण्य: शां. १६, ४;  
 -ण्या शांआ. १, ५; जैउ. ३, १,  
 ४, ५, ९.  
 ब्राह्मण- -ण ऐ. ५, १४; ७,  
 २८; ३४; ८, २२; २३; शां. ३,  
 २; श. २, ३, १, ३९; का. १, ३,  
 १, २८; -ण्य शा. १, ४, २, २;  
 ३, ३, ४, १९; १०, ३, ४, १; तै. ३,  
 ५, ३, १; तैआ. १, १२, ४; प. १,  
 १; -ण: ऐ. १, २८; २, ३६; ५,  
 ३३; ७, १५; २०; २३; २४; २५;  
 ८, २२; २५; २७; शां. २८, ६;  
 शांआ. ४, ९; श. १, १, ४, ६; २,  
 १, ८; ३, ३; ५, २०; ३, ४, ९; १३;  
 ४, ३, २; २, १, २, १४; ३, ५; ३,  
 १, ३९; २, १२; ४, १, १०; ५, ३,  
 १८; ३, १, १, ९; २, १, २४; ३९;  
 ४०; ३, २, ५; ६, २, २४; ९, १,  
 १२; १४; ४, १, ४, ५; ६; २, ४, ७;  
 ५, १, १, ११; १३; ५, २; ४; ८;  
 ११; ३, ३, १२; ५, ११; ४, २, १;  
 ३; ७; ४, १५; ५, ४, ९; ६, ४, ४,  
 १३; ७, ५, २, ३७; ११, ३, ३, २;  
 ५, ४, १२; ७, १०; १२, ४, ४,  
 ६; ७; ५, २, १५; ७, २, २; १३,  
 १, ५, २; ३; ५; ६; ९, १; ३, ७,  
 ८; ४, २, ८; ११; १४; १७; ६, २,  
 १०; १९; १४, ४, २, २३; २७; ५,  
 १, १५; ६, ४, १; ८, १०; ७, २,  
 २३; २८; ९, ४, ११; का. १, १,  
 २, ९; ११; ३, ४; ५; ३, १, २८

† 'ब्रह्मेयसाम्ऽइव' इति मुपा. ।

४, २, ५, ५, २, १, ७, २, १, ३, १, १, ४,  
 ६, १, ३, २, १, १, ६, ३, २, ०; तै. १,  
 १, २, ५, ६; ४, २, ९, ६; २, ६, ७;  
 ४, ४, २; ४; ५, ३, ४; ८, ६, २;  
 २, १, ४, ५, २, १, ३, ५; ७, ३, १;  
 ९, ४: १८, २; ८, ८, ९; ३, ७, ३, २;  
 ३; ८, १, ३, १; १८, ५, ९, १, ४, २;  
 ३; १९, ३; तैआ. १, ६, २; ८, ७, २,  
 १, १; २, १: १, ३, १; ३, ७, १;  
 १, २, ५; १, ३, २; ४, ४, ५, ७, ८, १;  
 १०, ६, १; तां. ५, ३, १, १; ६, १,  
 ६; १५, ४, ८; १९, १, ७, ६; २, ३,  
 १, ६, ५; जै ३; ८; ६८; ९८; १०१;  
 ११२; १, ३, ३; १, ४, ७; १, ५, ०; १, ५, १;  
 १, ७, ६; १, ८, ०; १, ८, २; १, ९, ३; जैउ.  
 १, १, ४, २; ३, १, १, २, १; २, ५, ३;  
 ४, २, ५, ५, ८, १, १; ६, २, २; ३, ४;  
 ५, ७; ४, २, १, १, १; ६, ३, २; ३;  
 आ. १: मं. १, ४, १-५; २, ४, ६;  
 ष. १, १; ४; ४, ५; ७; गो. १, १,  
 २, २; ३, ४-३, ६; २, २, ५; ६; १, ३,  
 १, ४; २, ०; २, १; २, २, ३; ३, ६;  
 १, ६; २, २, १, ९; ३, ९; -णम् ऐ. ३,  
 ४, ५; ५, २, ३; ८, २, ४; ऐआ. ३, १,  
 ३; ४; शां. ६, ४; शांआ. ६,  
 १, ९; ७, ९-१, १; १, १, ८; शा.  
 १, ३, ४, ९; ४, ३, २, २; ७, ३, २, ८;  
 २, ३, ४, ६; ३, ९, ४, १, ७; ४, ३,  
 ४, १, ९; ५, ३, ३, १, २; ४, २, ३; ७;  
 ६, ४, ४, १, २; १, ३; १, १, ५, ३, १, २;  
 ४, १, ६; ७, १; १, २, ४, ४, ६;  
 १, ३, १, ५, ४; ३, ५, ४: ६, २, १, ०:  
 का. १, ३, ३, ७; ४, १, ५; तै. १,  
 ७, २, ६; ८, ६, २; २, २, १, ३; ४;  
 ३, ४, १, १; ७, ३, ३; ९, १, ४, ३:  
 १, ५, ३; तैआ. ६, ४, २; तां. ६,  
 ५, ९; जै. ३; ८; १, २; ३, ७; १, ०, १;  
 १, २, ५; १, ८, ०; मं. १, ६, ३, ३; २,  
 ४, ६; मा. १, ५, ७; ७, १, ५; मं.  
 ३; गो. १, १, ३, ४; ३, ५; ३, ६;

२, १, ३, २, ०; २, १; ३, १, ९; २, २,  
 १, ३; २, ३; -गमूडइव तां. ६, ५,  
 ९; -णस्य ऐ. १, २, ८; ७, २, ५;  
 शा. १, १, ४, १, २; ७, ३, २, ८; ३,  
 ८, २, २, ५; ५, १, १, १, १; ४, २, ७;  
 १, २, ७, २, २; ८, १, ५; १, ३, १, ५, ६;  
 ४, १, ३; ५, ४, २, ४; ६, २, १, ८; ७,  
 १, १, ३: ८, ३, १, १; १, ४, ७, २, २, ८;  
 ९, ४, २, ९; का. १, १, २, १, १; २, १,  
 ३, १, ६; तै. १, १, २, ६; ९, ६; ३,  
 २, ३; २, ७, ३, १; २; ३, ७, ३, १;  
 ९, १, ४, ३; १, २, ९, ७; तैआ. २,  
 ८, १; १, ५, १; तां. ६, १, १, ०; १, ६,  
 ६, १, ४; २, ५, १, ३; जै १, ३, ९;  
 १, ४, ४; १, ५, १; आ. १; सा. २, ५,  
 ३; ष. ४, १; गो. १, २, १, १;  
 २, ०; २, ३; ५, २, ४; २, १, ३;  
 -०णा: शां. २, ८, ६; शा. १, ३, ४, २,  
 १, ७; १, २, ८, १, १, २; ९, २, ९; -०णा:  
 शा. १, १, ६, ३, १; जै. ६; १, ५, १;  
 जैउ. ४, ६, १, ५; -णा: ऐ. ७,  
 १, ९; २, ३; २, ४; ८, २, ३; शा. १, २,  
 ४, २; १, ३; ३, ३, ८; ४, १, १, ४;  
 १, ५; १, ६; ५, १, १, २; ८, १, २, ८;  
 २, १, ४, ४, २, २, ६; ३, २, ८; ४, ३,  
 १, ३; १, ४; ५, ३, १, ६; ३, १, १, ५;  
 १, १, ५, ३, ५; १, २; ६, १, १: २, २;  
 ४, १, ३, १, ७; २, ४, ९; ३, ४, ४: ६,  
 ६, ५; १, ०, ४, १, १, ०; १, १, ६, २, ५;  
 ३, ३; १, २, ३, १, ७; ९; ५, ४, ८;  
 १, ८; १, ४, ६, १, १; २; ४, १, ८,  
 ८; ९, १, ९; २, ९; ७, २, २, ६;  
 ८, १, १; का. १, २, २, ५; ३, २,  
 १, २; ५, २, १, ५; २, २, २, १;  
 ८; तै. १, १, ९, ३; ८; ७, ४, २; ६,  
 ७; ८, २, २; २, ८, ८, ६; ३, १, २, ९;  
 १, २, ५, १, १; तैआ. १, ३, १, ३; ७,  
 १, १, ३; ४; १, ०, ४, ८, १; ४, ९, १; ५, ०,  
 १; तां. ८, ६, ४; १, ८, १, ०, ८; २, ५, ६,  
 ५; जै. ६, १; ६, २; १, ३; १, ३, ७;

१, ६, ४; जैउ. १, १, ७, ३; १, ३, १, १;  
 २, २, ३, १, २; ३, ६, ३, ९; ४, ३, १,  
 २; सा. १, ५, १, ५; प. १, १, ४;  
 ४, ६; गो. १, १, २, ३; २, ४; १, ८;  
 २, ३; ३, १, ९; २, ०; ५, २, १; २, ४; २,  
 १, ६; -णात् शा. ५, ४, ४, १, ५;  
 १, १, ५, ३, १, २; तै. १, ७, ६, १;  
 जै. १, ५, २; सा. १, ६, ८; -गान्  
 ऐ. ७, २, ९; ऐआ. ३, २, ४; शां.  
 २, ८, ६; शा. २, २, २, ६; ३, २, ८;  
 ३, ३, ४, २, ०; ४, ३, ४, ४; ९, ४, ३,  
 १, ६; १, १, ४, १, १; ८, ३, ६; १, ४, ६,  
 ९, २, ०; का. १, २, २, ५; तैआ.  
 ६, ५, ३; जै. १, ४, ५; जैउ. ३, ६,  
 २, ६; सा. १, ५, १, ५; ८, १, ३; प.  
 १, १; ४, ६; ५, १, ०; गो. १, ३, ६;  
 -गानाम् ऐ. १, १, ३; ७, २, ९; ८,  
 १, ७; शा. २, २, २, ६; ४, ३, ४, ४;  
 ६, ६, ५; ५, ३, ३, १, २; ४, २, ३, ९,  
 ४, ३, १, ६; १, ४, ६, १, १; का. १,  
 २, २, ५; तै. १, ७, ४, २; ६, ७; ३,  
 ७, ५, ९; १, २, ९, २; जै. ९, ५; १, ४, ३;  
 सा. १, ५, १, ५; मं. २, ५, ९; गो.  
 १, ३, २, ०; -णाय ऐ. ५, २, ७;  
 ७, १; ३; ८, २, ०; २, ३; शा. ३,  
 ४, १, २; १, १, ५, ४, १, २; १, २, ४,  
 १, ९; २, १, ५, २, १, ४; तै. १, १,  
 १, ०, ६; ४, ३, २; तैआ. १, ०, ४, ८,  
 १; ४, ९, १; ५, ०, १; तां. १, ३, ४,  
 १, ८; जै. १, ०, १; सा. १, ७, ४;  
 -णे शां. २, ५, १, ५; शा. १, ३, १,  
 ९, १; १, ४, ४, २, २, ७; १, १, १, १; तै.  
 १, १, १, ०, ३; २, ७, ७, १; ३, ८,  
 १, ३, १; ९, १, ४, २; ३; तैआ. २,  
 १, ५, १; ४, १, १; जै. १, ३, ३; गो.  
 १, १, २, ३; ३, ८; -णेण ऐ. ३, ४, ५;  
 शा. १, ९, ३, १, ६; ३, १, १, १, ०;  
 १, २, ९, १, १; तैआ. २, १, ५, १;  
 तां. ६, २, ३; जै. ९, ८; १, ०, १; गो.  
 १, १, ३, ४-३, ७; २, २, ०; ३, १, ८;

† 'ब्राह्मणम्' इति G. सुपा. । ‡ संदिग्धः पा० । || 'ब्रह्मणा' इति पाठे ।

-गेभ्यः ऐआ. ३. १, ३, ४; शांआ.  
 ७. ९-११; श १. ५, १, १९<sup>३</sup>; का.  
 १, ३, २, ११; तैआ. २, १०, १;  
 १५, १; १०, ३०, १; वं. १; -गेषु  
 ऐ. ७, १९; श ४, ४, १, १८; ९,  
 ४, २, १४; ११, ४, ३, २०; तै. १,  
 ४, ८, ५, ६; मं. १, ६, ३१; गो. २.  
 १, ३; -गैः श. ३, ३, ४, २०; ११,  
 ६, २, १; -गौ श. १३, १, ५, १;  
 २; तै. ३, ९, १४, १<sup>३</sup>; जै. १३३.  
 ब्राह्मण-कल्प- -ल्पः ऐ. ७, २९.  
 ब्राह्मण-कुमार- -म् तां. १३, ३,  
 १२; जै. १८०.  
 ब्राह्मण-कुल- -ले जैउ. ३, ५,  
 ९, ४.  
 ब्राह्मण-जात- -म् श. १३, ४,  
 २, १७.  
 ब्राह्मण-तर्पण- -म् सा. १, २, ५.  
 ब्राह्मण-ता- -म् ऐ. ७, २३; २९:  
 गो. १, २, ११.  
 ब्राह्मण-दार- -रान् सा. १, ६, ४.  
 ब्राह्मण-द्वितीय- -यः गो. १, २,  
 २०.  
 ब्राह्मण-भक्त- -म् जैउ. १, २,  
 ३, १.  
 ब्राह्मण-भर्तृक- -म् ऐआ. ५,  
 ३, २.  
 ब्राह्मण-भोजन- -म् प. ५, १०.  
 ब्राह्मण-सुत्र- -म् जै. २०९.  
 ब्राह्मणसुत्र- -नाः तैआ. १,  
 ३१, ५.  
 ब्राह्मण-यज्ञ- -ज्ञः श. १२, ९,  
 १, १.  
 ब्राह्मण-रूप- -म् गो. १, ३, २०.  
 ब्राह्मण-वचन- -म् गो. १, १,  
 २५.  
 ब्राह्मण-वत्- -वन्तः तै. १, २,  
 ५, ३.  
 ब्राह्मणवती- -म् श. ९, ४, २,  
 २७.

ब्राह्मणस्पत्य, त्या (← ब्राह्मणस्पति)-  
 -त्यः ऐ. ४, २९; ३१: ५, १; ८, १; शां.  
 १५, २<sup>३</sup>; ३: २०, ३; ४; -त्यम् ऐ. १,  
 २१; ३, १७; जैआ. १, ५६; -त्यया  
 ऐ. ४, ११; -त्या ऐ. १, १९; ४, ११:  
 तां. १६, ५, ७; १८; -त्याः शां.  
 ८, ५; २०, ४; २४, ५; २६, ८;  
 -त्याम् ऐ. १, ३०<sup>३</sup>; शां. ८, ७;  
 -त्ये शां. ९, ५; -त्येन का. १,  
 ४, १, २६.  
 ब्राह्मण-स्व- -म् सा. १, ६, १.  
 ब्राह्मणस्व-कल्प- -ल्पेन सा. १,  
 ७, ५.  
 ब्राह्मणाच्छंसिन्- -सिनः ऐ. ३,  
 ५०; ६, ६; ७; १५; ७, १; शां. १६,  
 ११; २५, ११; २९, ३<sup>३</sup>; ६; ३०, ३:  
 ९<sup>३</sup>; तै. १, ७, ६, १; तां. ३, ११, ३<sup>३</sup>;  
 ५, १, १४; ६, ७; १८, ९, १४; २०,  
 ८, १<sup>३</sup>; ९, १<sup>३</sup>; गो. १, २, १९; ३,  
 १८; ५, २४; २, ३, १४; ४, २: १४;  
 १६<sup>३</sup>; ५, १२: १३; ६, ७; -सिनम्  
 श. ४, ६, ६, ५; १२, १, १, ६; गो.  
 १, ४, ६; -सिने ऐ. ६, २८; शां.  
 २९, ६; ३०, ३; ५; ९; श. ४, २,  
 ३, १३; ३, ४, २२; ५, ४, ५, २२<sup>७</sup>;  
 तै. १, ८, २, ४; गो. २, ६, ८; -सी  
 ऐ. ३, ५०; ६, ४; ६: ८: १०<sup>३</sup>; ११;  
 १२; १४; १८; १९<sup>३</sup>; २०; २२; २४;  
 २९; ३१; ऐआ. ५, १, १; शां.  
 २८, ३; ९<sup>३</sup>; २९, ८; ३०, ९; १०<sup>३</sup>;  
 श. ९, ४, ३, ७; तै. १, ७, ६, १:  
 तां. ५, १, १४; ६, २; २५, ४, ५:  
 १५, ३: १८, ४; गो. १, २, १९; २,  
 २, २०<sup>३</sup>; २१; २२: ३, १४; २३; ४,  
 २; १६: ५, १२; १४; १५; ६, १; २<sup>३</sup>;  
 ४; ९.  
 ब्राह्मणाच्छंसिन्-स्व- -म् गो. १, २,  
 १९.  
 ब्राह्मणाच्छंसि(य→)या- -या  
 गो. १, २, १९; -याम् गो. २, ३,

१४<sup>३</sup>; -याथै शां. ३०, ९.  
 ब्राह्मणाच्छंसि, स्या- -स्यः श. ९,  
 ४, ३, ७; -स्या श. ४, ६, ५.  
 ब्राह्मणायन्- -नाः श. १४, ९,  
 ४, ४.  
 ब्राह्मणायनी- -नीः जैउ. १, १८,  
 २, ५.  
 ब्राह्मणीभूयऽइव श. १३, ४, १, ३.  
 ब्राह्मण्य- -म् श. ११, ५, ७, १.  
 ब्राह्मि- -ह्मये तैआ. ३,  
 १३, २.  
 ब्राह्म्य- -म् गो. १, २, ८; २१;  
 २२<sup>३</sup>.  
 √ ब्रूणे मं १, २, २; गो. १, १, ३१<sup>३</sup>;  
 ५, २१; ब्रूवतः श. ४, १, ५, १०<sup>३</sup>;  
 ब्रूवते तां. १३, १२, ८; जैउ. ३,  
 ५, ९, ५; ब्रूये जै. १५२; ब्रवीपि  
 तै. २, २, १०, २; ब्रूथ श. २, २,  
 २, २०; का. १, २, २, १६<sup>३</sup>; जै.  
 १६८<sup>३</sup>; ब्रवीमि श. ३, ९, ४, २४;  
 ब्रवीमि श. १, ९, ३, १६; १३, ८,  
 ३, ४; १४, ५, ४, १२; १४; ७, ३,  
 १३; १५; तै. २, ८, ८, ३; ३, ७,  
 १४, ५; तैआ. ३, १५, २; ६, ७,  
 ३; तां. ८, १, ५; मं. १, १, १५;  
 २, १, १४; ब्रूमः ऐआ. ३, १, ५;  
 शांआ. ७, १३; गो. १, १, २७;  
 २, ११<sup>३</sup>; ब्रवात् तै. २, ४, ३, ९;  
 ब्रवत् जै. १९०; ब्रवीतु श.  
 १४, ५, ४, ४; ६, ११, १; ७, ३, ५;  
 ८, २, २; ३; ४; ब्रुवन्तु ऐ. १, १६;  
 शां. ८, १; गो. १, १, २७; ब्रूष्व  
 ऐ. ३, २१; श. १, ८, १, ८; तां.  
 १३, ६, ९; जै. ९५; १८६;  
 ब्रूतात् श. ३, ३, २, ६<sup>३</sup>; ८, ३,  
 ४; ४, १, ५, १०<sup>३</sup>; ५, ८, १०<sup>३</sup>; ११,  
 ५, १, १२; ८, ४, ६<sup>३</sup>; जै. १७२;  
 १७७<sup>३</sup>; १८६<sup>३</sup>; २०५; ब्रूहि ऐ.  
 ७, २८; श. १, ९, २, १८; २, ५,  
 २, ४४; ६, १, ४७; ४, ५, ६;

६,३,३,११; १०, ४,३,७:६,१,  
 ३; ११, ८,३,५; १२,६,१,३९;  
 १४, ३,१,१०; ५,४,३; ६,७,५;  
 ६:८,२;१०, ३; ६;९; १२; १५:  
 १८;७,१,१६; १७;३९; ४०; ३,  
 ४;९,१,८;९; तै २, ६, १५,२;  
 ३,३,८,११; ६,१५,१; ११, ८,  
 ५; तां. १५, ५, २०; २१, २,  
 १; जै. ६; १६; १५२; २०८:  
 जैड. १,१५,४,३; १८, ४, १३;  
 ४,१०,४,७;११,२,६; ष. ४, ७:  
 गो. १, ३, १६; ब्रूध्वम् जै.  
 १५५; ब्रूत तैआ. २, ७,१; गो.  
 १,२,६; ब्रवाणि ऐ. ३,४९; शां.  
 ७,४; शांआ. ६,१; १९; श. १,  
 ४,१,३५; २, २,३, २३; ११,४,  
 १,९;२,२०; १२,६,२,२०; १४,  
 ५,१,१; तां. ११, ११, १; सा.  
 २,६,१२; गो.२,४,१५; ब्रवाणी ३  
 ऐआ. ३,२,६; ब्रवाव श. ५, १,  
 २,१८; अब्रूत ऐ.३,२,१; तां.१३,  
 ६,९; जै.१३७; अब्रवीत् ऐ. १,७:  
 २७;२,६; १६; २५; ३. १३;  
 २०-२३; २६:२८; ३०; ३३;  
 ३६; ३९;४२; ४५; ४९; ५०:  
 ४, ५;८;२५; ५, १४;३२,६,  
 १४;१५; ३३;३४;७,१९; ऐआ.  
 २,१,४;२,२;४,२; शां. ६, १;  
 २-९; ७, ६;१५,२; श. १,  
 ६,३,१०;११;४,८; ३, ५,२, ९;  
 ७,५,१,२२; १४, ६,१०,१; २;  
 ५;८;११;१४;१७; अब्रवीत्  
 श. १, ५,४,७;८-११; ६,४, ४;  
 ७;११;२,४,२,१;२;३; ३, १,१,  
 ४;९,४,१५; ४,१,३,१३; ६, १,  
 १,१०; २,१;१३;१४;२१; २३;  
 ३,२;३;४;९-१७;२, १,२५;  
 ३१;३,२; ४;६; ७, ४,१, १३;  
 ४०;२,१२;५,१,२२; ८,१,१, ३;  
 २,१,१२;३,१,६;४,१, ४; ७;२,

२;३,२;५,३,१; ७,३,१६; ९,१,  
 १,७;२,२२;२,३, ४९; १०, १,  
 ३, ३; ४, ३, ९; ११, १, ६,  
 १७-१९; ३, ३, १; १२, ७, १,  
 १२;७,३,२; १४,१,२,१२;६,२,  
 १;७,१; २-४;१०, २; ४,५;  
 ७;८;१०; ११; १३; १४;१६;  
 १७; तै. १,१,४, ४-६; १०,१:  
 ३,२,२; ५,११,२; १२,३; ५;६,  
 २,५;६; ६,१; ७,४; ७,१,२;३;  
 ६;२,१,१,३; २,५;६; ६,२;  
 ४;२,३,३;४; १०,१; २; ३,७,  
 १;११,४;५,८,६; ७,१४,१; २;  
 ३,२,८,९; ३,८,५; ६; ९,८,१;  
 १०,९,५; १२,२, २-५;७;८;४,  
 ३-६; तैआ. १,३,१; २३,३;४;  
 २,२,१; तां. ६, ७,५; ७,२,१,  
 २:८,२;८,१,४; ४,२; ८,१;६;  
 ७;९,२१; १०, २,१; १२,११,  
 ११;१३,१; १३,३,१२; २४; ४,  
 १७;६,९;१०,८; १४,५,१५;  
 ६,६;८; १५,५,२०;२४; २०,  
 ३,२;१५,६;२१, १,१; २,१;  
 २७, १३,३; जै. ९; १५; १६;  
 १७;३४; ३७; ४१; ४८; ५१;  
 ६३;७;७२; ८८; ९९; १०१;  
 १०२; १०८; ११७; १३६;  
 १३९; १४१; १४८; १४९;  
 १६०; १६६; १७०; १७१;  
 १७७; १८०; १८१; १८२;  
 १८६; १८८; १९०; १९४;  
 १९७; १९८; २०१; २०३;  
 २०५;२०७; २०८; जैड. १,३,  
 १,२-४; ४,१, ३; २,११; ४,३;  
 ६,२,९;१०;१५,४,२;३; १६,१,  
 ३;८; २,४-१२; ३, १;३;५-८;  
 १७,१,४;६;७;८;९; १०;११;  
 २,२;७;३,५;८; ११;१,२;३; ७;  
 ८;९;११; २,२; २,४,१,२०;३,  
 ६,२,३;७,३,२; ४,८,१,५; १०;

२,२;६; ९;१४; ४,१; १०,३,४;  
 ८; गो. १,१,१; २;४; २५;२,  
 २०;१,१,२१; २,१,२; १७;२,  
 १०; १३; ३,१३; १४; १५;२०;  
 ४,११; १५ १७; ५, १; ६, ६;  
 अब्रूताम् ऐ. २, ३; २२; ४, ८;  
 ऐआ. २,४,२; श. १०, ४,१,५;  
 अब्रूताम् श. १२, ७,१, ११; तै.  
 १,१, ३,२; २,१,६,४; तैआ. ५,  
 १,६;७,५; तां. ७, ८,१;२; १०,  
 १;८,४,२;९,१,३६; २१,१,१;  
 जै. १७; ३८; १०२; १०४;  
 १४९; १९०; २०३; गो. २, १,  
 १७; ३, १३-१५; अमुवत जै.  
 १५५; अमुवन् ऐ. १, ७; १४;  
 १८;२३; २४; २७; २६; १९;  
 २२;२५;२१; ३,१५-२१; २२;  
 २३; २५; २६; २८; २९; ३३;  
 ३९; ४२; ४५; ४७; ५; १७:  
 २५; ५,१४; ३२;६; ७,१३;  
 ८,१२; ऐआ. २, १, ४; २,१;  
 २;४,२; शां. २,७; ६,१; १८.  
 १; शांआ. ९, २; श. १, ६, ३,  
 १९;९,१,२५; ३,५,१,२३;२,९;  
 ४,४,२,७; ५,१,१; ६, २,३,९;  
 ३,१,२; ९,१,२, २२; १०,४,३,  
 ९; अमुवन् श. १,३, ३,१६; ५,  
 ४,६;७-१०; ६,१,७-९; ४,३.  
 ४,५; ७,३,४-६; ३,१,२, १४;  
 २,१,१९;३,६;४, ४;६,२, १७.  
 १९;७, १,३०; ३,११; ४,१,३,  
 ३;७;४,८;२,३,८; ३,४,२१; ५,  
 २;६,७,६; ५,५,४,१२; ६,१,१,  
 ३;२,२१;३,२; २,३,१; ३;५;  
 ७;८; ९; ३,१,१;२; २; २३;  
 ३,७;१३;१५;१६; ८,२,१;७,  
 १,२, २-४; २, १, २; ४, १;  
 १३;३,२,१४;४,१,३; १८;२३;  
 ८, २,१,२;३,२,२;३,१,४;  
 ७; ३,१,२; ३;६,१,२; ३;४;

२,२;५,१,२;३;३;४;६,१,२;  
 ३,१;२;४;९; ७,१,४;४, २;  
 ९,१,१,२;७; २,२२;३;३; २,३,  
 ३;३,२,७;३,४; ५,१,१८;२८;  
 १०, १,३,६; ११, ४,३,२;५,८,  
 ५; १२, ७,१,११;१२; १३;३,  
 २;१३,२,१,१;३,४,२; १४,१,१,  
 ११;४, १,१९; तै. १, ३,२, १;  
 ५;३,१०,१; ६,६,४; ७,४; ७  
 १,२;२,१,१,१;२;६,१;२,३,३;  
 ४;६;७;५,१;७,२;३;४;६; १०,  
 १;४;११;५;३,२,८,९; ९,६; ३,  
 ८,५;८,१४,१;९,११,२; २,१,१;  
 १२,२,१; ६;४,१; तैआ. २, ७,  
 १; ३,१३,२;५,१,१;४; ६; तां.  
 ४,१,१; २;१०, १; ६, ५,१०;  
 ७,४,२; ५, ६; ८,२; १०, १०;  
 ८, १,४;४,१;८,१;१६; ९, १,  
 ३६;१२,५,१४;२,१;१३,३, २४;  
 ४,१७; १०,८; १४, ४,७; १७,  
 १,१;१९,७,१; २१, १,२;३;५;  
 ७;२,१;१३,२; २५,१३,३; जै.  
 ५; ९, ११; १४; १५; १६;  
 १७,१९;३२;३४; ३७; ४७;  
 ४८;४९; ६५; ७४; ९९; १०२;  
 १०८; १३२; १३६; १३९;  
 १४१; १४२; १४३; १४४;  
 १५५;१६२;१६६;१७२; १७४;  
 १७७; १८२; १८३; १८६;  
 १८८;१९०; १९७;१९९; २००;  
 २०७; २०९; २११; जैठ. १,  
 ३,१,२; ३;२,६;८;३;४;६;४,  
 २,३;४;७;९;४,२; ६,२,८; १५,  
 ४,३; १६,१,१;२; ४-७;२, ४;  
 ३, २; ४; १८, ३,८;२, १,१,  
 ३;५;८;११;१४; १७; ३,२, ७;  
 ४,१,३;६;१२: १५; १८;२,१०;  
 ४,८,१,४;९;२,१;५; ९; १३;३,  
 १;३;४,१;१०,३,३; ७; ११; सा.  
 १, १,१५;१७; प. ३,१२;४, १;

गो. १,१,७;२३;२,६; १९;२,१,  
 ३;१७;२,२;६;७;११; ३,९; २३;  
 ५,१; १५; ६,६; अग्र्याः श.  
 १४,८,१५,११; ब्रवीः जै. १६४;  
 अग्रवीः जै. २०१; अग्रवम् श.  
 १२, ५,१,७; अग्रम् श. १४, ६,  
 ३,१; जैठ. ४, १०,४,७;११,२,  
 ६; ब्रवीत् श. १४, ६,१, ३;  
 ब्र्यात् ऐ. २,६;७;१३;१४; १८;  
 २१; २२; २८; २९; ३१; ३७;  
 ३७;३४;४३;४;२६;५,२२;  
 ३३;३४; ६,३;१२;१३; १४;  
 १५;२४;२६;३३; ७,१७; २६;  
 ८, १०; १५; १६; २८; ऐआ.  
 १, ३, २; २, ३, ६; ३, १, ३;  
 ४; २, ६; ५, १, ५; शां. ३,  
 ४;८; ६, ११;१२; ७, २;९;८,  
 ८; ९, ४;१०,३;४;६; ११, ७;  
 १२, ७;१३,९;१४, २;३;१७,  
 १; २२, ३;५; २३,६; २५, १०;  
 २६,५; शांआ. १,८; ३,६;७;  
 ४,३;७,९; १०;११;८,११;  
 १३,१; श. १, १,४, १२; २,१,  
 ७;४,७;१६; ५,१०; ३,५,३;४,  
 १, ३;५; ३, ११-२०; ५, १,  
 २६; २, १९; ५, ३, ८; ४, १;  
 १२; ६,१,२०; ७,१,३; ३,२८;  
 ४,२२;८, २,९; ९,१,१४; २१;  
 २,१,४,१६;२,३,१८; २३;३,१,  
 १६;२,८; ४,२,१९;५,३,१८;  
 ३,१,१,१०;२,१९; २,१,४०;६,  
 १,२९;३,९; ९,२,१५;३,९; ४,  
 २,२,१६; ४,२,१८;५,६; ५,२,  
 १-३; १०,१;७; ६,७,९;१०;९,  
 २५; ५,२,२,१४; ६,१,२,३२;  
 ३३-३५; ७,३,१, ३६; ४३;  
 ४,१,३०;२,४०; ८,६,१,१६;९,  
 १,१,१६;३,९;२,१२; १०,५,२,  
 १६;१७; ११,२,६,३;१३; ५,८,  
 ७;७,२,२;८,३,५;६; १२,२,२,

३;२, ३, ५;६; ८;३,५; ३-१०;  
 ४,२,१; ४,६; ७; ५,१,४; ९;  
 १७;२,३; ८,२, १४; १३,४,३,  
 १४;६,२,२०; १४,१,१,२६; २,  
 २,४८;३,१,१०; ९,३,२०; का.  
 १,१,४,१०; १५;१८; २,३,१४;  
 २१;३,१,९; ३,१६; ५,२, १७;  
 २,१,४,५;२,७,५; ९; तै. १, १,  
 ८,६;२,६,७;३,१,४;७; ४,१;४,  
 ६,५; ५,४,१; ११,३;४;६,१०,  
 २;२,१,४,५;६; ३,३,५,२; १२,  
 ५, १०; ब्र्यात् श. १, १, १,६;  
 २,५,२१;३,१, २७;५,२, २;९,  
 ३, २३; २,१, ४,४; ३, ३, ४,  
 १७;१९; ४,२,२,१५; ४,५,१९;  
 ७,२,१,११; ४,१,३०; ८,१,३,  
 ५; ९,१,१,१६; १७;४, ४,१६;  
 १०,३,५,१५; ११,४,२,१;४;९;  
 १३;१४;५,४,१३; १४; ७,२,  
 ४;१२,४,१,४; २,७;९; ३,७;८;  
 १४,४,२,१९; ६,५,१;७,५;१०,  
 २;५;८;११;१४; १७; ८,१५,५;  
 का. २,१,१,५; २,३,१९; तै. १,  
 ५,४,१; ७,८, ३; तैआ. २, ८,  
 १;५,३,८;७,३; ८,७;११,५; ६,  
 ५,२; तां. ४, ८,१२; ६,४,१५;  
 ६,१५; १४, ५,८; २६; ११,५;  
 ३५;१५,५,५; ३२;१२,३; २०,  
 १५,१५; १६, ६; जै. ६; ११;  
 १२;१६; २६; २८; ३६; ४४;  
 ६२; ८६; ९२; ९६; ११६;  
 ११८;११९;१२४;१२६;१३९;  
 १७०;१७७; जैठ. १, १, ४, ७;  
 ५,२; १३,२,२; २,२,४,१-१०;  
 ३,३,१;४,३,५; ५,३,३; ३,१,  
 ३,१५; ३,२,६; ४,३,५; ४, २,  
 १,४;७;१०; सा. १,५, १५; २,  
 ६,७;३,४,४-६; ९;६, १२; प.  
 १,१;२;४; २,१०; गो. १, १,  
 ३१;२,४;१२;४,१४-१८;१९;

२१; ५, ९; २, १, ४; २, १९; ३, ३; ७; ८; २३; ६, ६; १२; ब्रूयुः ऐ. ८, १७; शां. ६, १२; श. ११, ६, २, ५; १२, १, ३, २२; तां. ५, ६, ९; १५, १२, ३; सा. १, ५, १५; ष. १, ४; गो. १, २, १२; ब्रूयाः श. १२, ६, १, ३९; १८६; ब्रूयाम् श. १२, ६, १, ३९; ब्रूयाम् ऐआ. २, ३, ५; श. ११, ६, २, ५.

ब्रुवन्-वन् ऐ. ८, १०; ऐआ. २, ६, ८; ३, १, ३; ४; शां. २५, १४; शांआ. ७, ९; ११; श. १, ९, ३, १९; गो. २, ६, १३; -वन्तम् ऐआ. ३, १, ३; शांआ. ७, ९; १०; श. १४, ९, १, ११.

ब्रुवाण, णा- -ण श. ३, ३, ४, १९; तैआ. १, १२, ४; ष. १, १; -णः श. १, ६, १, ८; २, १, २, १४; का. १, १, २, ९; तै. १, १, २, ५; तां. १४, १, ३; सा. १, ४, १७; ष. १, १; -णम् शां. ६, २-९; श. १०, ६, १, ११; १४, ४, २, १९; -णा जै. १०२; -गाः जै. १५१.

-:-:-

भ

भ-भः जैउ. १, १, ४, २-५.  
भ-कार-रम् जैउ. ४, ८, ४, २;  
-राणाम्, -रान् सं २.  
भक्त(√भज्)- -क्त तै. ३, १, ३, २.  
भक्ति-क्तिः ऐ. ३, २०; तां. २०, १५, २; ९; -क्तिम् ऐ. ७, ४;  
-क्त्या दे. ३, २२.  
√भक्ष, भक्षयति ऐ. १, २२; २, २७;  
३०; ३, २९; ३२; ६, ३; ७, ३१;  
३३; ३४; ऐआ. ३, २, ४; ५, ३,  
२; शां. २, २; १३, ६; ७; श.  
४, २, ४, ९; ४, ३, ११; १२, ८, १,

६; १४, १, १, ३३; २, २६; ३, ३४;  
४, १७; २, १, २, २; ३, १, ३६; २,  
३१; भक्षयति श. २, ४, ४, २५;  
४, १, ५, १; ४, ३, ७; ९, ४, ४, ८;  
९; ५, १, १०; ११; १२, ८, १, ५;  
२१; २२; २, २४; २८; ३१;  
३, ३०; ३१; १४, २, २, ४२;  
३, १, ३१; का. १, ३, ४, १४; तै.  
१, ४, १०, ७; ६, ३, १०; तैआ. ५,  
१०, २; जै. १८; ष. २, ५-७;  
गो. २, ४, ५; भक्षयन्ते शां. ४,  
९; भक्षयन्ति ऐ. ३, ५; शां. २,  
२; ८, २; १२, ५; १३, ७; श. १, १,  
३, ७; ४, २, ४, ९; का. २, १, ३, ५; तै.  
३, १, २, ४; भक्षयन्ति श. १, ४, २,  
१४; २, ४, ४, १५; २५; ३, ५, ३, ५;  
६, १, १; २३; २, २५; ९, ४, १६;  
४, ४, ३, ११; ५, १, २, १९; १२,  
८, १, २; ३; ४; २, २१; २२;  
२३; २६; २९; ३०; १४, ९, १, १९;  
का. १, ३, ४, ९; १४; तै. १, ६,  
३, १०; तां. १८, ५, १५; १६;  
२५, ४, ४; जै. १८; १४२; १४३;  
ष. ४, ६; गो. १, ३, १९; २, ३,  
१; भक्षयामि ऐ. ७, ३३; ३४;  
८, २०; शां. १२, ५; श. ४, ४,  
३, ११; १२, ८, १, ३; तै. १, ४,  
२, ३; २, ६, ३, २; ३, ७, ९, ७; १०,  
६; १०, ८, २; तैआ. ४, २१, १;  
तां. १, ५, ४; ९; १३; १६; ६, १, २;  
४; ९; ९, ९, ११; भक्षयामसि ऐ.  
२, २२; जै. १२; भक्षयाम्कार  
श. १, ६, ३, ७; ५, ५, ४, ८; भक्ष-  
यिष्यति श. १२, ८, १, ६; भक्ष-  
यिष्यामः शां. १२, ३; भक्षयति  
जैउ. ३, ७, १, ८; भक्षयाध्वे श  
११, ५, ५, ११; भक्षयाम जै.  
१४२; भक्षयेत् ऐ. २, ३०; ७,  
३०; ३३; ३४; शां. १३, ९; श.  
३, ६, १, २३; १२, ८, २, २१; तां.

९, ९, १०; ष. २, ७; गो. २, ३,  
६; ८; भक्षयेयुः शां. २७, ४;  
जवभक्षन् श. १, ६, ३, ८.  
भक्ष-भः ऐ. २, २२; ७, २९;  
३०; ३४; शां. ८, ९; १२, ५; १३,  
६; ९; श. १, ८, १, २३; ४, २,  
१, २९; ४, ३, १०; ५, ११; ५, ४,  
१२; १२, ६, १, ३२; ७, १, ९, ८,  
१, ५; तै. २, ८, ८, १२; ३, ५, ८,  
२; १३, २; १०, ८, २; तां. १, ६,  
४; ९; जै. १२७; सं. २, ८, १२;  
गो. २, ३, ८; ४, ६; -क्षम् ऐ. १,  
२२; ७, २८; ३१; ३३; ३४; ऐआ.  
१, २, ४; ५, ३, २; शां. १२, ५;  
१८, ८; श. ४, ३, १, २०; ४, २,  
१६; ५, ५, ४, २६; १२, ७, ३, १;  
१४, ३, १, ३०; तै. ३, ७, ९, ५;  
७; तैआ. ४, २१, १; तां. १, ६,  
१२; गो. २, ४, ६; -क्षस्य जै.  
१२७; -क्षाः ऐ. २, २५; ७, ३०;  
श. ४, ४, ३, १०; १२, ८, २, २९;  
३०; -क्षायाम् ऐ. ७, २९; -क्षात्  
ऐ. ७, ३१; -क्षोऽक्षम् ऐ. ७,  
२८; -क्षाय श. ४, १, ३, ६; १०; २,  
१, २९; ४, ३, ९; १०; १२, ६, १, ३२;  
-क्षे शां. ८, ९; १२, ५; -क्षण  
ऐ. ७, २९; शां. १८, ८; गो. २,  
४, ६; -क्षेः श. १२, ८, २, ३०.  
भक्ष-परिधि-धीन् शां. १८, ८.  
भक्षण-णस्य जै. १२७.  
भक्षयत्-यन् श. १४, ४, १, २६;  
सा. २, ६, ३; ३, १, १३; -यन्तः  
ऐ. ४, १३.  
भक्षयिष्यत्-प्यन्तः श. २, ४, ६,  
१५; का. १, ३, ४, ९; -प्यन्तम्  
ऐआ. ५, ३, २.  
भक्षयित्वा ऐ. २, ३०; ७, ३६;  
शांआ. ११, ४; श. ४, ३, १, १;  
तै. ३, २, ३, ११.  
भक्षित-तः ऐ. २, ३०; ७, २६;

॥ 'ब्रु-' इति मुपा. स्वरध्विन्यः । 'भक्षन्ति' इति मुपा. चिन्त्यः । 'भू-' मुपा. स्वरः प्रामादिकः ।

३१; ३३; ८, २०; शां. १२, ५; शा.

१२, ८, १, ३; ५; जै. १२: -तस्य

ऐ. ७, ३४; तां. १, ५, ९; जै. १२७.

भक्ति-वृन्- -वाग: तै. ३, ७, ५, ७.

भक्ष्यमाग- -ण: श. १२, ६, १, ३२.

भग-भगवत्-, भगिन्- / भजू द्र.

भग्न(√भञ्ज्)- -स् प. १, ४.

भङ्ग- -ङ्गम् शां. ४, १; -ङ्गा: शांआ.

१२, ३; -ङ्गेन श. ४, १, १, २६.

भङ्ग-श्रवस्- -व: तैआ. ६, ५, २.

भगेरथ- -थ: जैउ. ४, ६, १, १; २.

भगोत्(ः) भगवत्- द्र.

√भज्, भजते शां. ३, ६; ५, ५; २२,

३; २७, २; २८, ६; तै. १, ८, १०,

३; तां. २, ९, ३; ७, ६, १३; १४; १८,

११, १०; गो. २, १, २३; भजति तै.

३, ३, ७, १०; भजते शां. १२, ६;

श. ९, ५, २, ९; भजन्ते तां. २१, ५, ४;

जै. १६४; भजामहे तै. २, ४, ३, ९;

मं २, ४, १; भेज तां. २०, १६, १;

गो. १, २, १८; वभक्त्य श. १, ९, २, ३; ५;

भजताम् तै. ३, ७, ५, ९;

भजतु तैआ. १०, १, १०; भजस्व तैआ.

१०, ४३, १; भक्ति तै. २, ८, ९, ८;

भजामहे श. २, ६, २, १३; का. १, ६, २, ७;

जै. ३४; ३७; अभजत जै. १०१; अभजत् ऐ.

३, १३; २०; अभजन्त शां. ९, १; १०, ६;

जै. ४७; गो. १, २, २२; भजेमहि श. १, २, ५,

३; का. २, २, ३, ३; भक्षीष्ट ऐ. ७, १८;

भक्षीय श. २, ३, ४, २५; का. १, ४, १, १९;

तै. २, ५, ८, ७; भक्षीमहि २, ८, २, ६;

तां. १, ३, ८; ५, १२; १५; ६, ३; अभाक्त ऐ.

५, १४; भक्त: तै. ३, ७, ५, ९;

अभाक्षु: ऐ. ५, १४. भाजयति श. ३, ६, १, १; २१;

८, २, १६; तां. २, ८, २; ६, ४, १४;

भाजयन्ति जै. ५०; भाजयाम्ब-

कार श. ४, १, ३, १४; १५; भाजय तै. २, ४, ६, ५;

भाजयत तैआ. ४, ४, ४; १०, १, १२; अभाजयत् श.

१४, ४, ३, १: ३. भक्त-, भक्ति-, गद्र.

भग- -ग तै. २, ५, ५, २; ८, ९, ८; ९; -ग तै. २,

५, ५, २; ३, १, १, ८; तैआ. ७, ४, ३;

-ग: ऐ. ७, १५; ऐआ. ५, १, ५;

शां. ६, १६; श. १, ७, ४, ६; १, ३, ५, ९;

६, ३, १, १९; १४, ९, ४, ५; तै. १, १, ९, २; २, ४, १,

११; ५, ५, १; ६, ५, ६; १३, २; ८, ८, १२;

९, ८; ३, १, १, ८; ४, १०; तैआ. १, १३, ३; ३०, १;

तां. ११, १०, ५; २४, १२, ४; २५, १८, ४;

जै. १११; १५१; जैउ. ४, ५, १, १;

सा. २, ६, ४; मं. १, २, १६; ६, २३;

गो. २, १, २; -ग: Sड्व शां. १५, २;

-गम् श. ११, ४, ३, ३; ७; १५; तै. १, ५, ३, ३;

७, ३, ३; ७, ३, ३; २, ४, ५, ३; ५, ३, ३; ४, १, ६;

१६, १; १७, ७; १८, ४; २०, ५; ७, १, ३, ३;

८, ४, ४; ६, ३; ९, ७; ८; ९; ३, १, २, ७, ५;

-गस्य शांआ. ९, १; श. २, ६, २, १३;

का. १, ६, २, ७; तै. १, १, २, ४; ५, १, २, ३;

६, १०, ५; २, ४, ६, ६; ८, ६; ३, १, १, ८;

तैआ. १, ११, ३; -गाय ऐ. १, २६;

शां. ६, १३; श. १, ७, ४, ६; ३, ४, ३, २१;

४, १, ६; ५, १, १, १४; १६; ३, ५, ९; ६, ३, १, १९;

तै. १, ७, ३, ३; ३, १, ४, १०; मं. १, १, १;

२, ५, ६; गो. २, १, २; २, ४; -गेन तै. २, ६, १३, ३.

भग-वत्- -गव: ऐ. ३, २०; ५, १४; ८, २४;

श. ३, २, १, २१; ८, ३, ४; ११, ५, ३; १०; ८, ४, ४; ५;

१२, ९, ३, ७; ८; १४, ९, २, १३; तै.

२, ३, १०, १; ३, १, १, ८; ११, ८, ४;

तैआ. ४, २८, १; ९, १, १, २, १, ३;

१; ४, १; ५, १; तां. १३, १०, ८;

जै. ६; १२५; १६३; १६८; १८६; १९३;

जै. १, १८, ४, ११; २, ३, २, १; ३, २, ३, २; ८; ४, १०;

५, १; ५, १, ६; १४; २, ८; १२: ३, २; ६; ४, २; ६; ५, २; ६;

६, २; ६; ७, २; ६; ८, ६; १५; ६, १, ५; ७; -गवत: गो. १, १, ४;

-गवते श. १४, ७, १, १६; १७; ३९; ४०; ७, २, १०;

३०; -गवन् शांआ. ९, ७; श. ११, ५, ३, ७; ८-११;

११, ५, ५, ४; १४, ६, ७, २; ११, १; ६; गो. १, १, १४; २५; २८; २,

१८; ३, १४; -गवन्त: श. १०, ६, १, ३;

१४, ६, १, ३; ८, १; १२; ९, २९; तै. २, ५, ५, १;

८, ९, ८; ९; तैआ. २, ७, १; १०, ६, ३, १; जै. ६;

-गवन्त: जैउ. ४, ६, १, ५; -गवन्तम् श. ११, ५, ३, ८;

९-१२; १३; गो. १, १, ७; २८; ३, २०; -गवन्तौ गो. १, २, ५;

-गवान् श. १०, ६, १, ३; १४, ५, ४, ३; ४; १३; ६, ११, १; ७; ३, ४; ५; १४;

तै. २, ५, ५, १; ८; ९, ८; ३, १, २, ११; -गो: श. १४, ५, ४, २;

७, ३, ३; गो. १, २, १८. भगवती- -ति श. १, ८, १, ९;

-ती ऐ. १, २२; ५, २७; ७, ३; शां. ८, ७.

भगिन्- -गी तै. १, १, २, ४; ३, १, ४, १०.

भगि-तम- -म: श. ६, ३, ३, १३.

भज्यमा(न→)ना- -ना ऐ. ३, २२.

भाग- -दुष-, -धेय-, -वित्ति-, भागिन्-, भाजन- अद्र.

भद्र, द्वा(√भन्द्)- -द्र: श. ३, ३, ४, १४;

तै. १, १, २, ३; ४, ५, ६; ३, ५, ६, १; जै. १२३;

सा. १, ८, ६; २, ६, ३; ३, २, १; -द्रम् ऐआ. २, ३, ४;



५,२,२; शां ३०,३; शांआ. १२.  
 ४; १४,२; श. १,९,१,४<sup>३</sup>: २,२,  
 ४,१३; ३,१,२,२०<sup>३</sup>; ५,४, १६;  
 १७<sup>३</sup>; ४,५,७,८; ६,९,१९; ६,७.  
 २,४<sup>३</sup>; ९,२,३,४१: का. १,२,४,  
 १०<sup>३</sup>; तै. १, ३,३,६; २,४,६,३;  
 ७,९; ५,१,३; ६ ५, ४: ८,५,१;  
 ७,१; ८, ११; १२: ३,२,३,७,५,  
 १०,१; तैआ. १,१, १<sup>३</sup>; २,१,३<sup>३</sup>:  
 ३२,२; २,२,१; ३,११,९: ६ ३,  
 २: १०,१०,२: ४९,१; तां. ५,१,  
 १९; १३, १२, ६; जैज. १, १५,  
 १,२; ३; आ.जैआ. १, १७३; मं.  
 २,३,५; ४, १: गो. १, १, २५;  
 -द्रा ऐ. १,२९; ५, २५<sup>३</sup>: ८,७;  
 शां. २७, ५<sup>३</sup>; तै. ३, ६,१०,५;  
 तैआ. १,२,४; १०,२; ४,५,७: ६.  
 १०,२; १०, ३९,१; मं २, ४,२;  
 -द्रा: ऐआ. १, ५, ३; शां. २०,  
 ४; तै. १,१,२,२; ४,४; ६: २,८,  
 ७,१; ९, ३: ९; ३, १२, १, १;  
 -द्रात् ऐ. १, १३; शां. ७, १०:  
 तै. २, ४,८,७; -द्रात् मं. २,१,  
 १३: -द्राय ऐआ. ५, १, २; तै.  
 २,८,७,१; ३,४, ९,१: -द्रायाम्  
 तै. ३, ६, १०, २; ४; -द्रे तै.  
 २, ५, ६, ३; ८, ४, १; ७, ५;  
 -०द्रे मं. १, ६, २८; -द्रेण श.  
 ५,१,२, १८; १२,७,३, २२: तै.  
 १,३,३,६; २,६,१,५.  
 भद्र-यज्ञायज्ञिय-ये शांआ. ३,५.  
 भद्र-व(त्→)ती-म् तै. ३, ४,  
 १५,१.  
 भद्र-वाच्-०च: तै. २,८,८,१२.  
 भद्र-वाच्य-च्याय श. १,८,३,  
 १०<sup>३</sup>; ९,१,१; २,५,२,४२; ६,१,  
 ४५; का. १,५,१,३७; ६,१,३०:  
 तै. २,६,१५,२; ३,३,८, ११: ६,  
 १५,१.  
 भद्र-शर्मन्-र्मणः, -र्मा वं. ३.

भद्र-श्रेयस्-यसी आ. २,१२,१.  
 भद्र-सेन-म् श. ५,५,५,१४.  
 भद्रा(-द्राआ)-सन-ने सा. ३,  
 ५,१.  
 भन्दन-नानाम् श. ११, ५,  
 ९,८.  
 भन्दमान-न: तैआ. ३,१०,४.  
 भन्दिष्ठ-ष्ठ: तैआ. ६, ११, १:  
 -ष्ठस्य तै. २,४,७,९.  
 भन्त्स्यामि/वन्ध् द्र.  
 भय(√भी)-यम् शां. ९,४; श. ११,  
 ५,३,८-१२; १४,४,२,३<sup>३</sup>; ७,१,  
 २०<sup>३</sup>; तै. १,२, १,९; ३, ७,७,  
 १४; तैआ. ८, ७, १<sup>३</sup>: तां. २३,  
 १६,१०; गो. १,२, १८<sup>३</sup>; ३, ६:  
 १३<sup>३</sup>; ५, २४; २,६, १६: -यात्  
 मं. २, २,७: -यानि श. १४,७,  
 १,१४<sup>३</sup>; -ये श. १३,२,२,९; तै.  
 ३,८,२३,३; सा. २,४,५.  
 भय-द्-द्म् जै. २०४: -दस्य  
 जैज. ४,६,३,७.  
 भयेढक-क: तैआ. ४,३१,१.  
 भय्य-म् तां. १०, ५, १६; २३,  
 ६,६.  
 भ्र(√भृ)-र: जैज. ३,५,८, ११;  
 -रागाम् ऐ. ६,२४; -रं तै. २,  
 ४,४,३: ८,१,३; आ. १, ४०५;  
 -रेषु तै. २,७, १३,३; ८,३, ६;  
 जै. ८१<sup>३</sup>.  
 भरेषु-जा-जाम् तै. २,४,३,८:  
 ७,४,१.  
 भरण-गात् दै. ३,२१.  
 भरणी-णी: तै. ३, १,२,११<sup>३</sup>.  
 भरषड्कण्य-ण्येन जैज. १,१७,२,२  
 भरत्-रताम् तां. १८, १०, ८;  
 -रन् श. ६, ४,४,७<sup>६</sup>: ८; -रन्तः  
 श. २,३,४, २८; ६,६,३,८; ४,  
 १; २; का. १,४,१, २२; -रन्तम्  
 श. ६,३,२,३<sup>३</sup>.  
 भरन्ती-न्ती तै. २,८,२,५.

भरद्वाज-०ज तै. ३,१०,११,३;  
 ४; -ज: ऐ. १,२१: ३,४९<sup>३</sup>; ६,  
 १८; ऐआ. १,४,१<sup>३</sup>: २,२,२<sup>३</sup>; ३,  
 १,६; शां. १<sup>५</sup>, १; ३०, ९; श.  
 ८,१,१,४<sup>३</sup>; १४, ५,२,६; तै. ३,  
 १०, ११, ३; जै. ३५; १४५;  
 २०५<sup>३</sup>; गो. २,१,१८; ६,१: -जम्  
 गो. २,३,२३; -जस्य शां. २९,  
 ३; तां. १२,१०, २३: १३,११,  
 ११; १५, ३,६; जै. २०५: आ.  
 १,७९; १०८; १३२<sup>३</sup>; १४१; २३३;  
 ३९६; ४६३; ५८२; २,२, १३;  
 १६,१; मं. २,७,२; -जा: गो. १,  
 ३, १५; -जात् गो. २, ३, २३;  
 -जाय ऐआ. २, २, ४; -जे आ.  
 १,२३४.  
 भरद्वाज-पुरोहित-म् तां. १५,  
 ३,७.  
 भरद्वाज-प्रासाह-ह: ऐआ. ५,  
 २,२.  
 भरद्वाजिन्-जिनाम् आ. २,  
 १६,२.  
 भरत्-त: ऐ. २, २४; ८, २३<sup>३</sup>;  
 शां. ३, २; श. १, ४, २,  
 २; ५,१,८; ६,८,१, १४: १३,५,  
 ४,११<sup>३</sup>; २१; -तम् ऐ. ८, २३;  
 श. १३,५,४,१३; -तस्य ऐ. १,  
 १७; ८,२३<sup>३</sup>; श. ६, ८,१, १४;  
 १३,५,४,१४; -०ता: तै. १, ७,  
 ४,२; ६,७; -ता: ऐ. २,२५; तां.  
 १५,५, २४<sup>३</sup>; जै. २०४: -तात् जै.  
 २०४; -तानाम् ऐ. ३, १८; श.  
 ५,४,४,१; १३, ५,४, ११; २३;  
 तां. १४,३,१३; जै. १९२; -तेषु  
 ऐ. ३,१८; जै. १९६.  
 भरत-ऋषभ-०भ ऐ. ७,१७.  
 भरत-वृत्(वृत्ति) श. १,५,१,७; ८<sup>३</sup>.  
 भरमाण-गा: श. ४,४,४,१०<sup>३</sup>.  
 भरिव्यु(त्→)न्ती-न्ती श. ६,  
 ४,१,११.

भुरीमन्-मभिः श. ४, ५, २, १८; ७, ५, १, १०.  
 भर्तृव्य-व्यः श. १, ५, २, १५.  
 भर्तृम् श. १, ४, ५, १; ४, ६, ७, २१; तैआ. ३, १४, १<sup>३</sup>; ४; ४, ८, ४; ५, ७, ८<sup>३</sup>; जै. १०४.  
 भर्तृ-र्ता शांआ. १२, ७; श. १, २, ४, ४; २, ३, ४, ७; ३, ९, ४, ३; ४, ६, ७, २१; ८, ५, १, १०; ६, ३, २०; ९, ४, ४, ५; १४, ४, १, १९; का. १, ४, १, ६; २, २, २, ३; तै. ३, ११, १, १; ४; ५; ९; ११; १२; १४; २१; तैआ. ३, ७, १<sup>३</sup>; १४, १; २; जै. १५१; -र्तारः तै. ३, ११, १, १५-१७; -र्तारिम् श. ७, ५, २, १९; का. १, ४, १, ६; तैआ. ३, १४, १; जै. १०१; -र्तृ तै. ३, ११, १, २; ३; ८; -र्तृणि तै. ३, ११, १, १३.  
 भर्त्री-र्त्री तै. ३, १, १, ४; ११, १, १; २; ६; १२, ३, २; -र्त्रीम् तै. १, २, १, ४; -र्त्र्यः तै. ३, ११, १, ५; १९; -र्त्र्यां तै. ३, ११, १, १८.  
 भूर्ग(√भृज्)-र्गः ऐआ. ५, १, ५; शांआ. ७, १; ९, १; १२, १; श. २, ३, ४, ३९; ५, ४, ५, १<sup>३</sup>; १२, ३, ४, ६-१०; १४, ९, ३, १२; का. १, ४, १, २८; तै. २, ५, ७, १; तैआ. १, ११, २; १०, २, ७, १; तां. १, १, १; १५, ३, ३, २; १८, ९, १; १९, ८, ४; जै. ४, १२, २, २; २<sup>३</sup>; ४<sup>३</sup>; ६; मं. १, ६, २९; दै. ३, २, ५; गो. १, १, ३२<sup>३</sup>; ३<sup>५</sup>; ५, १, ५<sup>३</sup>; १६; -र्गम् श. ५, ४, ५, १; -र्गेण तां. १५, ३, ३, २; १९, ८, ४.  
 भर्ग-मय-यः जै. ४, १२, २, २.  
 भर्ग-यशस्-सी तां. १९, ८, ४; ९, ३; आ. २, ९, १; तैआ. २, १८, १.  
 भल-ल्लाय मं. २, ५, १७.  
 भल्ल-ल्लाय मं. २, ५, १८.

भव(√भू)-वः शां. ६, २<sup>३</sup>; श. १, ७, ३, ८; ६, १, ३, १२<sup>३</sup>; जै. ४, ५, १, ३; -वम् तैआ. ३, २१, १; -वस्य तैआ. ४, २९, १; -वेड-वे तैआ. १०, ४३, १.  
 भव-व्रात-न्तः, -तात् वं १.  
 भवो(वड-डव)-वाय तैआ. १०, ४३, १.  
 भवत्-वत् शांआ. ७, २१; १०, २-७; श. १४, ६, ८, ३; ४; ६; ७; तां. ७, ७, २; जै. २, ५, ३, ८; ४, ११, १, १०; -वतः प. १, १; -वता गो. १, १, २, ३; -वते श. १४, ९, १, ८; -वन् श. १, ३, ५, ८; ५, ४, १६; ३, ९, ४, २४; ४, ५, ७, ३; तै. २, ५, ६, ६; -वन्तः ऐ. ५, १<sup>३</sup>; तै. २, ६, १६, २; गो. १, १, २, ७; ३, २; -वन्तः जै. १, १४, १, १; -वन्तम् श. २, ३, १, ३; १४, ९, १, १०; का. १, ३, १, १; जै. ९०; गो. १, १, ३, १; ३, २<sup>३</sup>; २, १३; ३, ८; ११; १२; १३; -वान् श. १०, ३, ४, ३<sup>३</sup>; १४, ८, २, २-४; ९, १, ५, ६; १०; प. १, १; जै. ३, २, ४, ९; गो. १, १, ३, १<sup>३</sup>; २, १३; २, १३<sup>३</sup>; ३, ८<sup>३</sup>; १३; १४.  
 भवनी-न्ति, -ती श. १४, ७, ३, ५; -ती ३<sup>३</sup> ऐ. ६, २, २; २३; -न्ती तै. १, ५, ६, ५; ३, ७, ४, १५<sup>३</sup>; जै. ३, ६, ५, ४; -न्त्यः श. ५, ३, ४, २, १.  
 भवितुव्य-म् श. ७, १, २, ११; ९, ५, १, ६२; तां. ४, २, २.  
 भवितुम् श. ५, १, १, १३; १२, ६, १, ४१.  
 भवितोस्(ः) ऐआ. २, ३, ५<sup>३</sup>; ६; श. ३, २, १, ३१; ५, १, १, ९; ९, ५, २, ३; तै. ३, ३, ५, २; तैआ. ५, ३, ७; तां. ४, २, १०; ९, १०, २; जै. ११; ३०; ३५; ६२; ११३;

१६५.  
 भविष्यत्-प्यत् ऐ. ५, ३०; शां. २२, १; शांआ. ३, ५; ७, २१; १०, २-७; श. २, ३, १, २४; २, ५<sup>३</sup>; ६, ७, ४, ७; १०, ४, १, ९; ११, २, ७, १३<sup>३</sup>; १४, ६, ८, ३; ४; ६; ७; का. १, ३, १, १५; १६<sup>३</sup>; तै. १, १, ४, ३; ३, ७, ६, ११, १२; ८, १७, ३; १८, ६; १२, ९, ३; तां. ७, ७, ७; १०, ४, १; २<sup>३</sup>, १८, ४; जै. १३; जै. ४, ११, १, १; -प्यतः ऐ. ४, १८; -प्यता श. ११, २, ७, १३; मं. २, ४, १०; -प्यते श. १४, ९, ३, ५; तै. ३, ८, ९, ३; १८, ५; -प्यन्तः श. १४, ४, २, २०.  
 भव्य-व्यम् ऐ. ४, ६; शां. २, २; शांआ. ७, २१; तै. २, ४, ४, ९, ५, १, १; ३, ८, १७, ३; १२, ८, २; तैआ. ३, १२, १; १०, १, १; ६३, १; तां. १८, ९, ७; गो. २, ५, ३; -व्यस्य तै. २, ४, १, ९; ३, ११, १, १८; तैआ. ४, ४२, ५; -व्याय तै. ३, ८, ९, ३; -व्ये तै. ३, ७, १०, ३; -व्येन तां. १८, ९, ७.  
 भय(√भय्)-म् तै. ३, ४, १३, १.  
 √भस्वमस्ति तैआ. ६, १०, १.  
 भसत्-व तै. २, ६, ५, ५.  
 भलत्तस्(ः) श. १, ९, २, ३.  
 भस्त्रा-स्त्रया तां. २, १३, २; -स्त्रा श. १, ६, ३, १६; तां. २, १३, १; -स्त्राम् जै. १८१; -स्त्रायाः का. २, १, २, ८<sup>३</sup>; -स्त्रायै श. १, १, २, ७<sup>३</sup>.  
 भस्मन्-स्म ऐ. ३, ३४; ७, ५; श. २, ३, २, ३; ५; ३, ५, १, ३६; ६, २, १, ५; ६, २, १३; ४, १<sup>३</sup>; २<sup>३</sup>; ७, ४, १४<sup>३</sup>; ८, २, १, ३; ७, १, १, ९<sup>३</sup>; ११<sup>३</sup>; ५, २, ४८; १२, ४, १, ४; ८; २, २; ९; १, ७; तै. १, १, ९, ९; २, १, १७; ४, ३, ६; जै. २४; -स्मन् श. ७, ५, २, ४८; १२, ४,

२,२;३:९; -स्मनः श. ६, ७, ४,  
१४; ८,२,१; ८; १०, १, ५, २: जै.  
२०७<sup>३</sup>; -स्मना श. ३, ७, १, ३२;  
६, ८, २, ६<sup>३</sup>; १२, ४, १, ४; तै. १,  
४, ३, ६; ३, २, ८, ७; सा. २, ६,  
१४; -स्मनि शांआ. १०, ८:  
-स्मानि श. १२, ४, ४, १  
भ्रस्मा(-स्मड्य-)-न्त- -न्तम् श.  
१४, ८, ३, १; -न्ते शां. १८, ६;  
गो. २, ४, ६.

√भा,भाति ऐ. ४, ११; श. ८, ४, १,  
१०; का. १, ३, १, ३; भाति श.  
१०, ५, २, १८<sup>३</sup>; १९; ११, ८, ३,  
११; १४, ४, १, १७; तै. ३, ११,  
७, ४: तैआ. १०, ११, २<sup>३</sup>: तां.  
१४, ११, १२; जै. ८८; १८०;  
जैड. ३, ७, २, ३; ९; मं. २, ४,  
१३; सं. २<sup>५</sup>; गो. १, १, ३; ४;  
१५; २, ६, १२: भातिऽइव जैड.  
३, ३, ३, १; भ्रान्ति तै. ३, १, १,  
१; सं. २; भासि श. ८, ७, ३,  
१३; तैआ. ४, ६, १<sup>३</sup>; २: भामि  
मं. २, ६, ११; भास्यामि श. १४,  
४, ३, ३३; भानि तैआ. १, १५,  
१<sup>३</sup>; १६, १<sup>३</sup>; १७, १६; २<sup>३</sup>; १८, १८:  
भायात् जै. ८८; भाय्यात्<sup>३</sup> तै.  
३, ११, ७, ३.

भा- भा श. ११, ८, ३, ११: जैड.  
१, १४, २, २: ३, ३, ३, ४; ४, ६, ३,  
९: ८, ४, २; भा३ जैड. ३, ७, २,  
११<sup>३</sup>; भाम् श. ९, ४, १, ९; ११,  
८, ३, ११<sup>३</sup>; जै. ११७; भायै तै.  
३, ४, ८, १. भास्- अद्र.

भा-रूप- -म् श. १०, ६, ३, २.

भाकुरि- -रयः श. ९, ४, १, ९.

भाग(√भञ्ज्)- -गः ऐआ. ३, २, ४<sup>३</sup>;  
शांआ. ८, ६<sup>३</sup>; श. १, २, ५, ४; ३,  
३, १५; ६, १, १; ९, २, ३३; ३५<sup>३</sup>;  
२, ६, २, ९<sup>३</sup>; १०; ३, ३, २, ६<sup>३</sup>; ६,

२, १७; ८, २, १४<sup>३</sup>; ९, ३, २५<sup>३</sup>; ४,  
१, १, ११<sup>३</sup>; २, ६; ७; ७, १, ४, १५;  
५, २७; २, ३, ३; ४. १३<sup>३</sup>; ३, १,  
१३; ८, ४, २, २-१२; १०, ४. ३,  
९; ११, ३, ३, १; १२, ७, १, ११<sup>३</sup>;  
१३, २, १, १; का. १, ६, २, ५<sup>३</sup>; तै.  
१, ६, १०, ४: ५: २, ४, ५, १; ८, २;  
५; ३, २, ५, ११; तैआ. १. ३, १;  
१५, १: जै. १४३; जैआ. २, ८,  
४; षै. २, ८; गो. १, २, ९; २, १,  
७<sup>३</sup>; १७<sup>३</sup>; २, ५; १३: -गम् ऐ. ५,  
२७; ७, ३; शां. ३. ६: १०, ४:  
१५, २; २७, ९; शांआ. १, ७<sup>३</sup>; २,  
४; श. १, ६, १, १; ७; ८; ७, १, ६<sup>३</sup>;  
१९<sup>३</sup>; ४. १८; ९, २, ३५<sup>३</sup>; २, ४, ३,  
१२<sup>३</sup>; ५, १, १३; १४; ६, १, ३<sup>३</sup>; ३,  
२, ३, ५: ४, १, ७; ४, ५, १, १; ५,  
१, ४, १५<sup>३</sup>; ५, २७<sup>३</sup>; ७, २, ३, ५<sup>३</sup>;  
६; ८, ४, २, २<sup>३</sup>; ३-१२; ५, ३, २<sup>३</sup>;  
९, २, १, १३<sup>३</sup>; १४<sup>३</sup>; १०, ४, ३, ९:  
१२, ४, १, ९: का. १, ३, २, ८; ११:  
४, ३, १०-१२; तै. १, ४, ३, १;  
२; २, ४, ४, ५; ७, १५, १; ३, ७, ५,  
७; ९; १२: तैआ. ५, ७, ५; जै.  
१४३; आ.जैआ. १, २३६; ४३१;  
गो. २, १, ७<sup>३</sup>: १७; -गाः श. ५,  
२, ४, १२; ७, २, २, ५; -गान् ऐ.  
२, ७; शांआ. १, ५; श. १०, २, ३,  
८-१०; १२-१४; गो. १, ५, २४<sup>३</sup>;  
-गाय श. २, ५, ३, १७; का. १,  
५, १, १८; २, १६; १७: -गे शां.  
३, ४; शांआ. २, ४; श. ४, ३,  
५, १६; १९: १४, ३, १, २९; तै. १,  
६, १, ३; २, ४, ८, ६; जैड. ४, ६, १,  
४; -गेन शां. १०, ४; श. २, ५, २,  
१०; ६, ६, १, ११; ७, ४, १, ४१;  
४२; ९, १, १, ९: २, २, ३: ३, ३०;  
का. १, ५, १, ८; २, १७; तैआ. ४,  
८, ४; ५, ७, ५; -गौ जै. १४८.

भाग-दुष्ट(√दुह्)- -वः श. १, १, २,  
१७: ३, ९, ४, ३; ५, ३, १, ९<sup>३</sup>; का.  
२, १ २, १३; २, २, ३; -घम् तै. ३,  
४, ८, १७; -घस्य श. ५, ३, १,  
९; तै. १, ७, ३, ५.

भाग-धेय- -यम् श. १, ५, १, २६; ९,  
२, ३५; २, ४, ३, ५: १२, ८, २, २२-  
२४: १४, ९, ३, २: का. १, ३, २,  
५; तै. १, ६, १, २; ३, ९; १०, २;  
७, १, ५: ८; १०, १; २, १, १, २<sup>३</sup>;  
२, ५<sup>३</sup>; ३, २, ३, ३; ५; ३, ८, ५, ९,  
७; ७, ५, १२; ६, २०: ७, १४; १०,  
४; तां. ६, ७, ५<sup>३</sup>; गो. २, २, ५<sup>३</sup>;  
-यात् तां. २४, १८, २; -यानि  
ऐ. ३, १३; गो. २, १०, ७; -येन  
ऐ. १, ३; २, ७; श. ११, ७, ४, २<sup>३</sup>;  
१२, ७, ३, ६: ८, २, १७; १३, ३,  
४, १<sup>३</sup>; तै. १, ४, ४, २; ४: ११; ६,  
६, १; २<sup>३</sup>; ६; ७, ४; ७, ८, ५; २, १,  
५, ६; ७, ३, २; ३, २, ३, ५; ३, ८,  
११; ७, १, ६; ७; ३, ३; ५; ९, ११,  
१<sup>३</sup>; तैआ. ५, ७, ४-६; ८, १<sup>३</sup>; २;  
९: तां. ६, ७, १; ३; ७; १९, ३, २;  
गो. २, १, १३.

भाग-धेयी- -वी श. ३, ९, २, १४;  
१५<sup>३</sup>; १६.

भागिन्- -गिनः तै. ३, ३, ८, ६;  
-गिनम् ऐ. २, ७; श. १, ९, २, ३५;  
३, ८, ३, ३३; ११, ७, ४, २; गो.  
२, १, १७; -गी शां. ३, ४;  
१०, ६: १८. १०; श. १, ७, ४,  
१८; ३, ७, ५, ९.

भागिनी- -नीः शां. ३, ४; -न्यौ  
ऐआ. २, ४, २<sup>३</sup>.

भाजन- -नेन श. १, ८, १, ४०; ३,  
३, ३, ११.

भागवित्ति(←भगवित्ति)- -त्तये श.  
१४, ९, ३, १७; -त्तिः श. १४, ९,  
३, १८.

† 'विजानीयात्' इति आन. मुपा. । § छान्दसो द्वितीय्यकारोपजन इति मा. । † 'दु-' इति मुपा.

स्वरधिन्यः । मूलधनहितास्वरविरोधात् । † पा. ४, १, ३० द्र.

भाडितायन(←भडित)- -नः, -नात्  
 वं. २.  
 भाग्य॥ श. १०, ६, ५, ४.  
 भातु(√भा)- -नचः शां. २४, ५; तै. २,  
 ५, २, ४; -नवे शां. १२, ७; २६, ८;  
 तै. २, ८, २, ३; -नुः श. ६, ५,  
 १, ७; ७, १, १, २३; तैआ. ४,  
 १७, १; -नुम् ऐ. ३, ३८; ७, ९;  
 १२: -नुता ऐ २, १२; शां. २५,  
 ९; श. ६, ४, १, २; ७, ३, २; १०<sup>२</sup>:  
 ७, ३, १, ३०<sup>२</sup>; तै. २, ४, ८, १, ८,  
 ७, ३; ३, ६, ७, २; -नुभिः श. ६,  
 ८, १, ९.  
 भानु-मत्- -मत् शां. २५, १; ९; तै.  
 ३, १, ३, २; १०, १, २; -मतः,  
 -मान् वं. १.  
 भानुमती- -ती शां. २५, २.  
 भान्तु(√भा)- -न्तः श. ८, ४, १, १०<sup>१</sup>.  
 भाम(√भाम्)- -मः श. १२, ७, १,  
 ७; तै. २, ६, ५, ४; -मस् २, ६,  
 ११, ८; १४, ५; -माः जै. १८०;  
 -मालः श. १२, ४, ४, २; -मेन  
 तै. २, ८, ३, ६.  
 भामिन्- -मिनः सं. २, १, ८.  
 भायजात्य(←भयजात)- -त्यः, -त्यात्  
 वं. २.  
 भार(√भृ)- -रः ऐ. ४, १३; श. १३,  
 २, ९, ३; तै. ३, ९, ७, १; गो. २,  
 २, ८; -रम् ऐ. ४, १३; श. २,  
 १, ४, २६; १२, २, ४, १०; १३, २,  
 ९, ३; का. १, १, ४, २४; तैआ.  
 ३, १४, १<sup>२</sup>; ४<sup>३</sup>; ४, १७, १; गो. १,  
 ५, ३.  
 भार-भृत्- -त् श. १२, ४, ४, ३.  
 भार-हार- -रः शांआ. १४, २.  
 भारत(←भरत)- -न्त शां. ३, २;  
 श. १, ४, २, २<sup>३</sup>; तै. ३, ५, ३, १;  
 -तः जै. १७८; गो. २, ४, १५;  
 -ताः तैआ. १, २७, २.  
 भारती- -ती तै. १, ५, ११, २;

२, ६, ७, ४; ८, ४; १०, ४; ११, ७;  
 १२, ४; १४, ४; १८, ३; ३, ६, ३,  
 ४; १३, १<sup>३</sup>; -तीः तै. २, ६, १७,  
 ६; -त्यै तै. १, ५, ११, ३.  
 भारती-वत्- -वान् ऐ. २, २४<sup>३</sup>.  
 रभारद्वाज(←भरद्वाज)- -जः ऐआ.  
 १, २, २; शां. ३०, ९<sup>३</sup>; श.  
 १०, ४, २, १९; १४, ५, ५,  
 २०; २१<sup>३</sup>; ६, १०, ११<sup>३</sup>; ७,  
 ३, २६; २७<sup>३</sup>; जै. १४५<sup>३</sup>; वं.  
 २; -जम् ऐ. ८, ३<sup>३</sup>; ऐआ. १,  
 २, २<sup>३</sup>; आ. १, ३; १८९; २१७;  
 ३२९; ३५७; ४५२: ४५४; ४९६;  
 ५१०; ५७७; २, २, ८; जैआ. १,  
 १८९; ३२९; ४५४; ४५५; ४९२;  
 ४९६; ५१०: २, १२, ८; -जस्य  
 जै. १५१; आ. १, ३५<sup>३</sup>; ३७;  
 ४१; जैआ. १, ३५; ३७; ४१; ७९;  
 १०८; १३२; १४१; ३९६; ४६३:  
 २, १२, १५; १३, १७; -जाः जै.  
 १४५: -जात् श. १४, ५, ५,  
 २०; २१<sup>३</sup>; ७, ३, २६; २७<sup>३</sup>; वं. २;  
 -जानि आ. जैआ. १, १४२;  
 २४५; -जे आ. १, ४६५; ५१२;  
 जैआ. १, २३४; ५१२.  
 भारद्वाजी- -ज्या शां. १५, १.  
 रभारद्वाज- -जात् श. १४, ५, ५,  
 २१<sup>३</sup>; ७, ३, २७<sup>३</sup>.  
 भारद्वाजायन- -नाः तां. १०, १२,  
 १; -नान् जै ७०.  
 भारद्वा(जक→)जिका- -कायाः सा.  
 २, ७, ८.  
 भारद्वाजिन्- -जिनाम् जैआ. २,  
 ४, ३.  
 भारद्वाजी-पुत्र- -त्रः, -त्रात् श. १४,  
 ९, ४, ३०<sup>३</sup>; ३१.  
 भार्गव(←भृगु)- -वः ऐ. ८, २१;  
 शां. २२, ४<sup>३</sup>; शांआ. ७, १६; श.  
 ४, १, ५, १; तै. १, ८, २, ५; तां.  
 १३, ११, १०; १४, ९, ३२; १८,

९, २; जै. ५७<sup>३</sup>; १८६<sup>३</sup>; -वम्  
 तां. १४, ३, २३; ९, ९; आ. १,  
 ५५५; ५५७; जैआ. १, २५९;  
 ५५७<sup>३</sup>: -वानि आ. १, १७; -वे  
 आ. जैआ. १, १७.  
 भार्गवी- -वी तैआ. ९, ६, १.  
 भार्गवण(←भर्ग)- -णाय ऐ. ८,  
 २८.  
 भार्यै, र्याँ(√भृ)- -र्यैः श. २, ३, ४,  
 ७; का. १, ४, १, ६; -र्यम् श. २, ३,  
 ४, ७<sup>३</sup>; का. १, ४, १, ६; तै. २, २,  
 ४, ६; -र्याँ ऐ. ७, ९; शां. १०,  
 १; श. १४, ६, ७, १; तै. १, ८,  
 ८, १; -र्याँ ऐ. १, २९; श. २,  
 ३, २, १८<sup>३</sup>; ११, ७, ३, ३; जै. १८;  
 -र्याँणाम् जै. १७१; -र्याँन् श.  
 ४, ६, ७, २१; १०, ३, ५, ९<sup>३</sup>; १४,  
 ४, १, २०; -र्याँयै ऐ. ७, १; -र्यै  
 श. १४, ७, ३, १<sup>३</sup>; -र्यैभ्यः श.  
 १०, ३, ५, ९<sup>३</sup>; १४, ४, १, २०<sup>३</sup>.  
 भालन्दन(←भलन्दन)- -नः तां.  
 १२, ११, २५.  
 भालुकी-पुत्र- -त्रः, -त्रात् श. १४, ९,  
 ४, ३२.  
 भालु(←भल)- -लुः जैउ. ३, ६, ३, ४.  
 भालुवि(←भलवि)- -वयः तां. २,  
 २, ४.  
 भालुविन्- -विनः जैउ. २, २, २, ७.  
 भालुवेय- -यः श. १, ७, ३, १९; २,  
 १, ४, ६; १०, ६, १, १; १३, ४, २,  
 ३; ५, ३, ४; का. १, १, ४, ५; जै.  
 ९५<sup>३</sup>; १६३; -यम् श. १०, ६,  
 १, ८; जै. ९५<sup>३</sup>; -यस्य जै. ९५.  
 भाव(√भू)- -वम् सा. ३, ४, ९;  
 -वान् जैउ. १, १४, २, ११.  
 भावा(→ऽअ)-भाव- -वयोः सा.  
 ३, ४, ९.  
 भावयत्- -यन् ऐआ. ३, २, ३.  
 भावयित्त(व्य→)व्या- -व्या ऐआ.  
 २, ५, १.

भावयि(तृ→)त्री- त्री ऐआ. २,  
५,१.

भावुक,का- कः श. ७, ३,२,१४;  
१३, १,९,८; २,२,३; ५;८; तै.  
३,८, १३,३; २३,२; ३; -कम्  
श. १३, २,२,२; तै. ३, ८,२३,  
१; -का श. १३, १, ९, ६; तै.  
३, ८,१३,२; -काः श. १३, २,  
२,४,

√भाप्, भावते ऐआ. ३,१,६; शांआ.  
४, ५; ७, १९; गो. १, १, ३,१;  
भापन्ते ऐआ. ३, २, ५; गो. १,  
३, १९; २,२, २३; भापसे श.  
१४, ५,४, ४; बभापे जै. ११५;  
अभापथाः श. १४, ९, १, ८;  
भापेत तै. २, ३,९, ९; भापेरञ्  
गो. १,१,३१; २,५,५.

भापमाण- णः ऐआ. ३, २, ५;  
-णम् ऐ. ५,३३; गो. १, ३, ३;  
-णाः ऐ. ५,३३.

भाषित- ते सं. १,३,३.

भाषितुम् शांआ. ४,५.

भाषितृ- ता श. १४, ९, ४, १७.

भाष्यमाण- णस्य शांआ. ८,९.

भास्(√भास्)- भाः शां २५, ३;  
श. १,९,३,१०; ३,३,२,१३; ६,  
८,१,१४; १४,८,८,१; तै. १,१,३,  
१२; २,१,७; ३,३,७,८; ९; १०,५,  
१; ६,१; ११,३,१; तैआ. ५,२,५;  
४,९; तां. १०, २,६; १४,११,  
१४; जै. १०४; १११; जैउ. १,  
१,४,१; ३, २,५, १०; ३,२,६;  
७,२,२; गो. २, ६,६; भासा श.  
६, ४,३, ९; ९, २, ३, ३४;  
१४,७,१, १०; तै. १, २,१, ७;  
३,६, १०, ५; भासे श. ७, ५,  
२,१२.

भास्कर- राय तैआ. १०,१,७.

भास्वत्- स्वति जै. २०५;

-स्वन्तः सं. २.

भास्वती- ती ऐ. ४, २३; श.  
७,५,२,१२; तैआ. १०, ११,२;  
-तीम् ऐ. ४,२३; श. ८, ७, ३,  
१३; तैआ. ३, १९, १; -त्या ऐ.  
४,२३; श. ८,७,३,१३.

भास- सः तै. १, २,४, ३; -सम्  
ऐ. ४, १९; तां. ४,६, १५; १४,  
११, १२; आ जैआ. १, ४७०;  
-सस्य तां. १४, ११,१४; -सेन  
तां. ६,६,८; १४,११,१४.

भासत्व- म् तां. १४,११,१४.

भासक- म् आ. १,४७०.

भासव- सन् श. ६,८,१,९.

भास्व(र→)रा- रा तैआ. १०,  
११,२.

भास्वर-वर्ण- र्णः श. १४, ९,  
१,१७.

√भिक्ष, भिक्षते श. ११, ३, ३, ५;  
विभिक्षे जैउ. ३, १, २,१; भिक्षै  
गो. १,२,६; भिक्षेत श. ११,२,  
३,७.

भिक्षमाण,णा- णः तै. ३,४,१६,१;  
-णाः तै. २, ७,१२,५; ८,२,४.

भिक्षा- म् श. ११, ३, ३, ७; गो.  
१,२,३; ६.

भिक्षा-चर्य- म् श. १४, ६, ४,  
१; ७,२,२६.

भिक्षित(व्य→)व्या- म् श. ११,  
३,३,७.

भिक्षित्वा शांआ. ४,१; २.

भित्ति, भित्त्वा/ भिद् द्र.

√भिद्, भिनत्ति तां. १९, ७,३; जै.  
१३१; ष. ५,७; विभेद तै. २,६,  
१३,१; गो. १,३,६; विभिदुः तै.  
३, ७, १३,१; भिन्धि तैआ. ४,  
२७, १; अभिनत् ऐ. ६, ७; तै.  
२,२,९,२; तां. १३, ४,१; १५,  
५, २०; १९, ७, १; जै. १८३;  
२०३; गो. २, ५,१३; अभिन्दन्  
जै. १३१; भिन्द्यात् श. ३, ९,

४,१८; जै. १३१.

भिद्यते श. ६, ६, ४, ८; ८,  
७,२,१६; ९, १,२, १२; भिद्यते  
श. १२, ४,१, ११; भेत्स्यते श.

६, ५, २, २२; भिद्यताम् ष. १,  
६; भिद्येत ऐ. ७,५; श. ६, ६,  
४,८; ९,१,२,१२; १२, ४,१,६;  
११: २, ६; तां. ९, १०, १; ष.  
१, ६; भेदि श. ६, ५, ४, १४;  
भेत्याः शांआ. ४, ११; भित्याः  
श. ६,६,२,५.

भित्ति- म् श. ३, ५,३,९.

भित्त्वा श. ८,७,२,१६.

भिद्- इ जै. १११.

भिद्यमान- नस्य जै. १०७.

भिन्दव्- न्दतः ऐ. १, २५.

भिन्दु- न्दवः तै. २,१,७,१; न्दुः  
तां. १४,१२,३; जै. २०३; २०४;  
सा. १,४,१४.

भिन्नु, न्ना- न्नः श. १४, ६, ११,  
४; ७,१,२०; -न्नःऽह्व गो. २,  
२,५; -न्नम् तां. ९, १०, १;  
-न्ना गो. २,२,५; -न्नम् ऐ. ७,  
५; श. ८, ७,२, १६; -न्नाथै श.  
६,५,२,२२; ६,४,७.

भिन्नक- कः सं. २,७,३. भेत्तुम्  
अद्र.

भियस्(√भी)- सन् ऐआ. १,३,४.

√भियजू ि, भियज्यति ऐ. १,१९;  
२१; शां. ६, १२; १४; १०, १;  
१६,८; श. १,६,३, ३७; २, ५,  
२,८; ४,५,७, ६; ७; ११, ५,८,  
६; १२,६,१,२; ३७; का. १, ५,  
१,६; भियज्यति श. ५,५,४,१५-  
१७; ३०-३२; ६,१,२, २४; ४,  
३, ५; ७, २, ४, १९-२२;  
२३; २४; २८; १२,७,२, ३; १४,  
२,२,१९; २१; २४; ३, २, २-१६;  
१८-२०; तै. १,८,५,६; ३, ९,  
१७,१; २; ३; जैउ. ३, ४,३,३;

भिपज्यतः तै. २,६, ७,४; भिप-  
ज्यन्ति ऐ. ३,४०<sup>३</sup>; शां. १८, ८;  
भिपज्यामि श. ७, २, ४, २७;  
भिपज्य श. १२,७,१,१२; भिप-  
ज्यतम् ऐ. १,१८; श. १२,७,१,  
११; गो. २,२,६; ५,१०; भिप-  
ज्यत तै. १, ५,११,२; अभिप-  
ज्यत् श. २,५,२,३; का. १, ५,  
१,३; अभिपज्यताम् श. ५, ५,  
४,११; १५,१६; तै. १,५,११,२;  
अभिपज्यन् श. १,६,३,७; १२,  
७,१,१४; तै. १,५,२,९; ११,३;  
४; अभिपज्यन् श. १,६,३,३६;  
७,४,४; ६,१,२,२२; ७, २, ४,  
१९; तै. १,२,६,१; ५, ११, ३;  
तां. १४, ९, २७; भिपज्येत् श.  
३,२,२,१५<sup>३</sup>; ५,२,४, १०; ५,४,  
१३<sup>३</sup>; ५, १५<sup>३</sup>; ७, २, ४, २३<sup>३</sup>;  
२८; भिपज्येत् श. ५, ५,४,३३;  
५,१५<sup>३</sup>; भिपज्येम श. ११,५,८,  
५; भिपज्याम श. ६, १,२,२१;  
१२,७,१,१०; अभिप्यक् श. ५,  
५,४,२६.

भिपज्-पक्,गू ऐ. ५,३४; श. ४,  
२,५,३; तै. २,६,४,४; ११, २;  
३; ४<sup>३</sup>; ६-८; १४,६; ३, ९,१७,  
२; जै. १६२; प. १,६; -पजम्  
तै. २,६,७,५; ११,७; ३, ४,४,  
१; -पजा तै. २,६,४,१; ६<sup>३</sup>; ७,४;  
११,४; ६; १२, १; २; ४; १३,३;  
१४,१; २; ३; ३,७,१०.५; -पजा  
तै. २,६,१८, ३; -पजाम् तै. २,  
६,११,९; -पजो ऐ. १,१८; शां.  
१८,१; श. ८, २,१,३; १२, ७,  
१,११; २,३; तै. १,७,३,५; ८,  
५,६; ३,१,२,११; तैआ. ५, १,  
७; ७, ३; जै. १९०; गो. २, २,  
६; ५,१०.

भिप्यक्त(-ज्जुत)-म-मः श. १,  
७,४,१९<sup>१</sup>; १४,२,२,१९<sup>१</sup>.

भिपज्य-ज्यः तां. ५,३,१०.  
भिपज्जयित्-तः श. ६, २, २,  
४०.

भिपज्येत्-ज्यन् तै. २, ६,४,१; ३;  
-ज्यन्तो श. ४, १, ५, ८; १४;  
जै. १८६<sup>३</sup>.

भिपज्या-ज्यायै शां. ५,९; ६,१०;  
१८, ६; २९, १; शांआ. १, ४;

√भी,भयते तै. २, ८,३,४; विभेति  
ऐ. ४,५; शां. २७,५; श. ५,२,  
१,१९<sup>३</sup>; ४,३,२१<sup>३</sup>; १४,४,२,३;  
तैआ. ८,४, १; ९,१; गो. २,५,  
१; विभ्यति ऐ. १, १३; ७,१२;  
शां. २३,२; विभेयि श. १२,९,  
३,८; विभेमि शां. ७,४; श. १,  
३,३,१४; ७,३, २८<sup>३</sup>; १४,१,१,  
२२; ४,२,३; विभेमि श. ३, ६,  
३,८; ७,४,१,१३; १२, ९,३,८;  
जै. १८६; २११; विभीमः श.  
४,३,५, ४; ९,१,१,७; भ्यामहे  
तै. ३, ७,११,४; तैआ. १०, १,  
९; तां १५, ४,३; सा. २,३,४;  
विभाय ऐ. ५, १५; विभयाञ्च-  
कार श. १,८,१, १६; १८; ४,३,  
३,११; ५,२,१,१८<sup>३</sup>; ४,३,२०<sup>३</sup>;  
५,५,२; १०,४, २,२; १४,१,३,  
१४; २९; ७,१,४,१; का. १,२,४,  
३; विभ्यतुः तै. २, ८, ७, ५;  
विभयाञ्चक्रुः श. १,१, २,३; २,  
१,६; ३,१,५; ४,४,८; ६,१,११;  
३,३,३, १६; ४,२; ५,३,१,५,६,  
१,२,७; ७,२,२; ९,४,६; ४,१,१,  
६; १९; २,४, १९; ६,६,१; १०,  
४,३,३; का. १,१,२,९; २,१,२,  
५; ४, ४; २, ४, ५; जै. १३१;  
अविभेत् ऐ. ६, ३२; श. ९, ५,  
१,३,७; १०,१,३,२; १४,४,२,३;  
तै. १,१, ३,११; ५,७; २,१,२,  
५; ३,७; ६,५; ३,७,१; ३,२,९,२;  
तां. ८, ९,२१; जै. ७२; १०१<sup>३</sup>;

प. ४,५; गो. २, १,२<sup>३</sup>; २,१३;  
अविभ्युः ऐ. १,२४; २,१; १६;  
४,५; १८<sup>३</sup>; १९<sup>३</sup>; श. ४, ३,५,८;  
९; २०; अविभ्युः श. ६, ४,४,  
१९; ५, ४,१; ७,१,५; ३,१४; ७,  
२,३,७; ३,२,१०; १८; ४,१,२,५;  
३,३,३,७; ८,६,१,१,५; ९,१,१,  
६; २,३,३,७; १०,२,५, १; २; १४,  
१,२, १६; ३,१४, २९; २,२, १;  
तै. १,२, ४,२<sup>३</sup>; ५,१,२, १<sup>३</sup>; तां.  
४,५,९; ११; ५,३,९; ७,११; १३,  
४,८; २२, १२, १; २३, १२, २;  
२४, १९, २; जै. ११; २६; १४०;  
१६८; गो. १,२,२०; २१; २,५,  
१; विभीत् ऐ. २, १६; का. १,  
४,२, १०; विभीयात् जै. २,४,  
३,७-९; भेः श. १,२,२, १५; ३,  
९,४,१८; ९,१,१, २४; का. २,  
२,१,१२; तै. ३, २,४,५; ७,५,  
५; भैपीः श. १, २, २, १५; ३,  
९,४,१८; का. २, २,१,१२; ३,  
१०,९,१३; मं. २, ६, १८; भेम  
शां. २९, ५; अभेप्यत् श. १४,  
४,२,३.

भीपयै ऐ. ३, २०. विभ्यत्-  
न्ती-गद्र.

भी-भिया शां. १६,७<sup>३</sup>; तै. २, ४,  
४,३; तैआ. ७, ११, ३; भीः  
श. ११,४,१,१; ६,१,७; १४, ४,  
३, ९; भीःइह तै. २, ५,५,६.

भीत्,ता-तः शांआ. १२, ६; श.  
९, १,१, ३९; शांआ. १२, ५;  
-तस्य श. २,२,४,४; ५, २, ३,  
८; का. १,२,४,३; -ताः तै. ३,  
१,१,११; गो. १, १,७; २३.

भीम,मा-मः ऐ. ६, १८; १९; ७,  
१७; ऐआ. ५, २,२; श. ३, ५,  
३,२३; ९,२,३,६; ५,२,५; तै. २,  
४, ३,४; गो. २, ६, १<sup>३</sup>; -मम्  
ऐ. ५, १३; तै. २, ६, ११, ७;

जैठ. १, १८, २, १; -मा तैआ. ४,  
 २३, १; -मा: तै. २, ५, ५, ४;  
 -माय ऐ. ७, ३४.  
 भीम-ल,ला-लम्बतै. ३, ४, २, १;  
 -ला: जैठ. १, १८, २, १.  
 भीम-लेन-म् श. १३, ५, ४, ३.  
 भीयमा(न→)ना-ना जै. १०२.  
 भीष्यमाण-ण: श. ९, १, १, ६, १४.  
 भीषयित्वा ऐ. ३, २६.  
 भीषा-पा ऐ. ५, २७; ७, ३; श.  
 १, २, ३, १; श. ३, ६, ३, ८: ७,  
 ३, २; ८, ३, २८; ४, २, २, ७; १२:  
 ११, १, ५, १; का. २, २, १, १५;  
 तै. ३, ७, ८, १: २; तैआ. ८,  
 ८, १: जै. ३०: गो. २, ३, १८: १;  
 भीष्म-ष्म: तै. ३, १२, ३, ३;  
 -ष्मम् श. ११, ६, १, ३-६; १३,  
 २, २, २; तै. ३, ८, २३, १.  
 भुक्त, भुक्ति-भुक्ता √भुञ्ज्.  
 √भुञ्ज्, भुङ्क्ते शांआ. ६, २०: शां.  
 ११, ३: प. २, १; भोजते तै. २,  
 ५, ८, १०; भुनक्ति ऐ. ३, ४३:  
 श. ११, ५, ७, १; १४, ४, २, २२;  
 २८; भुनक्ति श. ९, ४, १, ११;  
 तै. १, ६, २, १; भुङ्क्ते श. ३, १,  
 २, २१; तां. १०, ४, २; भुञ्जते  
 ऐ. ४, २२: शां. ११, ३: का.  
 १, २, २, ८; भुञ्जते श. २, २, २,  
 १३; तै. ३, ३, ६, ५; तां. ६, ८,  
 ११; जैठ. २, ४, १, ४; ७; १०;  
 १३; १६; प. २, १; भुञ्जन्ति शां.  
 १, ५; शांआ. ६, २०: श. ९, १,  
 २, १७; भुनजत् श. १४, ४, ३,  
 २६; भुनक्तु तै. ३, ७, ६, १; तैआ.  
 ८, १, १; भुञ्ज मं. २, ५, १२;  
 भुनजै श. ९, ४, २, ११; भुञ्जन्त  
 तै. १, ६, ३, ५; भुञ्जीत ऐआ.  
 ५, ३, ३; आ. १: सा. १, २, ३: ३,  
 ७, ८; ९, ५; भुक्षिपीय तां. १,  
 १, १; मं. २, ५, १२. दोभुञ्ज-

मान-गत्र.  
 भुक्त-म् तैआ. १०, १, १२.  
 भुक्त-भोग→)गा-म् तैआ.  
 १०, १०, १.  
 भुक्ति-क्ति: ऐआ. ५, १, ५: -क्तिम्  
 तां. १, १, १.  
 भुक्त्वा ऐआ. ५, २, ३; सा. १, २, २.  
 भुञ्-भुक् गो. २, ६, १३; भुज:  
 ऐआ. ५, १, ५; २, ४; शांआ.  
 २, ९; श. ७, ५, १, २१: तैआ ३,  
 १४, ४.  
 भुञ्जिष्या-ष्या: श. ७, ५, १, २१.  
 भुञ्जमान-ने श. ३, ९, ३, २७.  
 भुञ्ज्य-ञ्ज्यु: श. ९, ४, १, ११:  
 श. १४, ४, २, २२: ६, ३, १;  
 २; -ञ्ज्युम् तै. २, ८, ७, ८; तैआ.  
 १, १०, २; ३: -ञ्ज्यु तैआ. १,  
 १०, १.  
 भुञ्जव्-ञ्जव् तै. २, ८, ८, २; ३,  
 ११, ८, ७; -ञ्जन्त: तै. १, ६, ३, ५.  
 भुञ्जती-न्ति तां. १, ८, २.  
 भुञ्जान-न: सा. १, ४, ५; ९; ५,  
 ११; १५: ७, १; ३, ७, ३. भोक्ष्य-  
 माण, भोग, भोग्य, भोजनीय,  
 भोजयित्वा अत्र.  
 भुरण्यु(√भुरण्य)-ण्यव: तै. २,  
 ७, १२, १; -ण्यु: श. ८, ६, ३,  
 २०: ९, ४, ४, ५; तै. ३, १०, ४,  
 ३; तैआ. ४, ११, ६; -ण्युम् श.  
 ७, ५, २, १९; तै. २, ५, ८, ५:  
 तैआ. ६, ३, १.  
 भुरिञ्-रिज: तां. १२, १३, २२.  
 भुवत्-भुवपति-भुवन-√भू.  
 √भू, भवति ऐ. १, २; ३: ५: ६: ६-  
 ८: ९: ११: १३: १५: १७:  
 २६: २७; २८: ३०: २, १: २:  
 ३: ८: ९: १०; ११: १३: १४:  
 १५: १६: १८: १९: २२: ३०:  
 ३१: ३६: ३७; ३८: ४१: ३, ४; ७;  
 ११: १३: १६: १७: १८: १९;

२१: २३: २४; २७: २९: ३३:  
 ३४: ३९: ४०: ४१: ४४: ४५:  
 ४७: ८८; ४, २: ७: ११: १२:  
 १४; १८: १९: २३: २४: २५:  
 २६: २९-३१: ५, १: ३: ४: ६;  
 १२: १६: १८: २०: २२: २५:  
 २८: २९: ३०: ३१: ३२-३४;  
 ६, २: ३: ४: ६; ७; ९; १३: १५:  
 १६: २०: २२: २३: २७: २९: ३१:  
 ३२: ३३: ३५: ३६; ७, १; २; १२:  
 १३: १४: १५: १६: १७: १८: २०:  
 २३: २४: २९: ३१: ३२: ३३: ३४:  
 ८, २: ३: ५; ७: ८: १०: ११:  
 १९: २०; २४-२८; ऐआ. १, १,  
 १: ३: ४; २, २; ३; ४: ६: ८:  
 ४, १: २; ५, १; २; २; १, २; ५; ७:  
 ८: ३, १: ४; ५; ६: ७: ५, १: २;  
 १, ३; ५; ६: २, १; २: ३; ४: ५:  
 ५, १, १; ३; ३, २; ३; शां. १, १;  
 २: ३: ४: ५: २, १; २: ५; ६; ७:  
 ८: ३, २: ३; ४; ६-९; ४, १; ४;  
 ५, २; ४; ६; ७; ८: ६, २-१०:  
 ११: १२: ७, ३: ९: ८, १: २:  
 ३: ४; ५; ८: ९: ९, ४; ५; १०, १:  
 ३-५: ६: ११, २: ५: १२, २; ३;  
 ५: ७; १३, २; १४, १: २: ३: ५:  
 १५, १: ३; ३: ४: १६, १; ३: ४:  
 ७: ८; ११: १७, १: ३: ६: १८,  
 १; २: ४; ९; १०; ११: १२-१४:  
 १९, १; २: ३: ४: ८: २१, ४; ५:  
 ६: २२, १; ४; २३, ४; ७; २४, १:  
 २५, ५; १०: ११: १५: २६, ४;  
 ९; १४; १५; २७, १: २: ३: ४; ६;  
 २८, २; ७: ९: १०; २९, ३: ३:  
 ४: ५: ८; ३०, १; ३: ८: ९: १०;  
 शांआ. १, १: ५; ७: ८: २, १:  
 ३; ११; ४, १: २; ४: ६: १४: १५:  
 ५, ३: ८: ६, ३-७: ९; १०: ११:  
 १७-२०; ७, ४: ११; १४; १५;  
 १९: २३: ८, १; २: ५; ७: ९;

९, २; ७; १०, १; ८; ११, ३; १२, २;  
 १; ५; ३. १, १, ५; ६; ९;  
 १; ५; २; २, ९; १०; २१; ४, ३;  
 ५; २; २, १, २; २, १, २; ३, ५;  
 ७; ८; ५, १८; १९; २६; ३, १, २;  
 ३; १३; १५; २१; २६; ३, १७; ५;  
 ३; १२; ४, १, १; ७; ९; २२; २३;  
 ३७; ३, ८; ५, ११; ५, १, १६; ३,  
 १४, ४, ५; ६, १, ८; १९; २१; २,  
 ५; ३, १४; १५; १७; २३; २७;  
 ३४; ३७; ४१; ४, ३; १४; ७, १,  
 १०; १३; १५; २, ७; ८; १०;  
 २४; ३, १३; ४, १०; ८, १, ३; १२;  
 २५; ३९; २, १; ३, २५; ९, १, ३;  
 २९; २, ४; १४; २०; ३, ८; २३;  
 २, १, १, १३; १४; २, ६; ११; १७;  
 ३, ३; ६-८; ४, २; ९; १९-२२;  
 २९; २, २, २; ८; १४; १५; १९;  
 ३, १; ६; ७; १०; १५; २८; ४,  
 १२; १४; १५; १८; ३, १, ३, ३, ५;  
 २, ७; ९-१३; ३, ५; १३; ४, ९;  
 ३३; ४, २, ६; २, १; ३, ५; ८; १४;  
 ४, ३; ६; १४; १७-१९; २१; ५,  
 १, ८; ९; १०; ११; १३; १६; १७;  
 १८; २०; २, ८; १०; १३; २०;  
 ४१; ३, ४; ५; ११; ४, २-७; ८;  
 ९; १०; ६; १, ४; ६; १२; ३, १, ५;  
 ६; ७; ८; १६; ४, ५; ६; ७; ८; ३,  
 १, १, ८; १०-१२; २, ३; १८; २४;  
 ३, १; ७-९; १२; १३; २८; ४,  
 १४; १९; २०; २३; २, १, ६; ११;  
 १२; १३; १५-१७; ३०; ३१;  
 ३३; ३४; ४०; २, ५; १०; १२;  
 १३; १८; १९; २२; २५;  
 ३, २, १; २३; ४, १८; १९; ३, १,  
 ११; २, ५; १०; ११; ३, १०; १२;  
 ४, ६; ९; २१; २३; २७; २८; ४,  
 १, ३; ६; १५; २६; २, ८; ३, ८;  
 १८; २२; ४, २७; ५, १, ९; १०;  
 २०; ३६; २, १८; ४, ३; २३; ६, १.

१४; १८; २३; २, १२; ३, १०;  
 १४; १९; २०; ४, ७; १३; २७; ७,  
 १, ७; १२; २४; २५; २८; ३२;  
 २, १; २; ३; ५; ७; ८; ३, ६; ४, ७;  
 १०; ८, १, २, ८; १०; १४; २, २;  
 १५; १८; १९; २५; ३, ७; १६;  
 ३७; ४, ६; ५, ११; ९, १, ५; ६; ९;  
 २, १६; ३, ७; ११; २६; ४, ४; १३;  
 १७; ११, १, १४; १५; २६; २, ३;  
 ५; २०; ५, १९; २, ३, ३; ५; ९; ४,  
 ८; ९; १२; ५, २; १६; ३, १, २१;  
 २, २; १३; ३, ४; ६; ९; १९; ४, २;  
 ५; ३३; ५, १६; १७; २३; ४, १,  
 ८; १३; २, १; ७; ३, ५; ४, २; ४;  
 ५, ५; १५; १६; २३; १, १, ७; ९;  
 ११; १२; १३; १४-१६; २, ६; ९;  
 १६; ३, २; ३; ४, २; ५, ११; ८, ६;  
 १४; १६; ९, १-४; ६-८; ६, १, ६;  
 ८; ९; ४, ५; ७, २०; ८, १५; १९;  
 २०; ९, ६; २०; २१; ५, १, १, ८;  
 १२; १३; १६; २, १८; ३, ५; १३;  
 १४; ५, २८; २, १, ५; ६-८;  
 ९; २३; ३, ६; ७; ८; ४, ११; १३;  
 ५, १५; ३, १, १-३; ४; ५-८;  
 ९; १२; २, १; ३; ६; ८; ३, ४-८;  
 ४, ९; ५, ७; ११-१४; १८; ५,  
 २०; २७; ४, १, १; ८; ९; १७; २,  
 ४; ५; ६; १०; ३, ४; ७; २४; २७;  
 ४, १; १५; ५, १९; ५, १, १; ८;  
 १२; २, ६; ३, १, २; ४; ५; ६;  
 ७; ४, १; ९; १३; १५-१७; ३०-  
 ३३; ५, ८; ९; १०; ११-१३; ६,  
 १, १, ६; २, १६; २३; २५; २७;  
 ३६; ३, ३; ४; ५; २, १, ८; ९; २०;  
 २, २; ६; ७; ८; २०; ३२-३४; ३९;  
 ४०; ३, १, ११; २१; २५; ३३;  
 ३४; २, १; १०; ३, ५; २०; २६;  
 ४, १, ७; २, ८; १०; ४, १८; १९;  
 ५, १, ६; १२; २, १; १०; १७;  
 १८; ३, २; ४; ४, ३; ९; ६, १, ६;

८; १०; ११; १४; २३; २४; २, १२;  
 १३; ७, १, २; ६; ७; १३; १४;  
 १५; १६; १८; १९; २०; २४; २७;  
 २८; ३, १; ५; ४, २; १०; ८, १, २;  
 ११; १५; २, ३; ७; १०; १२; ७, १,  
 १, ७; १; १०; २१; २२; ३६; ३७;  
 २, १, ११; २, २; ३; ६; ४, १४; २०;  
 ३, १, १; ११; २६; २८; ४७; २, ९;  
 १९; ४, १, १; ५; १०; १५;  
 ३५; ३७; ३८; ४१; ४२; २, ९; २२;  
 ५, १, २; ६; १५; २३; २८; २९;  
 ३२; ३८; ८, १, २, १; ३, ४; ४, ५,  
 ४, ४, १२; ६, १, १८; २, २; १३; ३;  
 ६; ७; १२; ७, २; ३; ७; ८; ३, १२;  
 ४, १०; ९, १, १, १५; २५; २, १;  
 १; १९; ३, १४; १६; ४०; ४९; ३,  
 १, २; ४-६; ८; ९; १२; १४;  
 १८-२३; २४; ४, ४; ५; ९;  
 १५; ४, १, १; ५; १३; ३, २; १२;  
 १३; ४, ८; १४; ५, १, ३; ४; ५; ८,  
 १०; १३; १७; ५२; ५४; ५६;  
 ६२; २, ३; ८; १२; १३; १०, १, १,  
 १०; ११; ३, ३; ७; ४, १; ३; ३-  
 ७; १३; १४; ५, ४; २, २, ५;  
 ८; ३, १८; ४, २; ६, १२; ३, १, २-  
 ९; ३, १-५; ४, ५; ५, ८-११;  
 १४; १६; ४, १, १; २; ११; १८;  
 २, ३०; ४, ५; ५, २; ५, १, ४; ५; २,  
 ४; ६; ११; १२; १८; २०; २३;  
 ४, १६; ६, १; ५; ८; ११, २,  
 १२, १३; ३, २; ४; ४, ४; ५, ४;  
 ६, १२; १७; २३; २४; ३; ५; ७, १;  
 ३; ४; ८, ५; ६; २, २, ५; ६; ३,  
 ४; ५; ६; ९; ४, ६; १०; ५, २; ४;  
 ५; ७, १-५; ११; ३, १, ५-७; ४,  
 १, १; ६; १४; १५; ४, २, ६-८;  
 १०; ११; ३, २०; ४, ७; १२; ५, १,  
 १७; २, २; ३; ५; ६; ९; ४, १६;  
 ७, १; ३; १०; ६, २, २; ३; ९; १०;  
 ७, १, २; ३; ४, १; ४; १२, १, २, ३;



३, २२; २३; २, २, २३: ३, ५-  
 ७, ४, ७, ९; ३, ३, २, १४; ५, ३-७;  
 ९: १०; १३; ४, ३, १०; ४, ७, ५,  
 १, ४; २, ३, ५; ६, १, ४०; ४, १, ७;  
 १, ११-१३; २, ८; १३; १४; १६;  
 १६; १७; १८-२१; ३, ११; ८,  
 १, ३; ५; ८, ३; २८; ३, १; २; ५;  
 ६; ११; १५-१७; २६; ९, १, ४:  
 १३, १, १, २; ४; २, १; ३, ८; ४, ३;  
 ५, ३-५: ६, ३; ९, १०; २, ४, ३; ५,  
 २; ७, ८; ८, २; ११, १; ३, १, १; ३;  
 ४; ३, ३, ३; ४; ५; ६; ४, २; ६,  
 ६; ७; ७, १-७; ११; १२; ८, २;  
 ३; ४, १, १, ५; २, १०; ४, ८; ५, १,  
 १, ५; ३, ९; ६, १, ७-९; २, २०;  
 ७, १, २-१२; १४; ८, १, ६; ८;  
 १३; १४; २, ६; १४, १, १, १२;  
 १८; २, ४; ६; १, ५; १६; १८; ३,  
 ९-११, १४; १६; २०; २२; २३;  
 २९; २, १, १०; १८; २०; २, ४४;  
 ४८; ४९; ३, १; १४; २४; २, ३०;  
 ४, १, १०; १९; २०; २८; २, ३;  
 १०; १४; १९; २२; २३; ३, १९;  
 २९; ३४; ५, १, २; ३; ४; ६; ७;  
 ९; १०; १३; १४; २, ४; ६; ३,  
 १०; ४, ५; ७; ६, २, १३; ४, १;  
 ५, १; ८, १०; ९, २, १; २३; २३;  
 २४; २५; १०, ३; ९; ११, ४; ७,  
 १, १०; १५-१७; ४०; २, २; ३;  
 ६; ८; ९; २५; २८; ३, ६; ८;  
 ८, ६, २; १०, १; ९, १, १७; २, १;  
 २; ५; १४; ९, ३, २, १; ४, ३; ७; ९;  
 १०; का. १, १, १, ९; १०; २, १;  
 ५; ७; ३, २; ३; ५-७; ४, ९;  
 १९-२२; २६; २, १, ६; ११; २,  
 ६; ९; ११; १२; १४; १५; ३, १;  
 ४; ८; १३; ४, ९-११; १३; ३, १,  
 २१; २२; २४; २, ५; ६; ८; १२;  
 ३, ६; १०; १७; ४, २; ४; ८; ११;  
 ४, १, ७; २३; ३, ६; १०; १२;

१५; ५, १, ६; ८; ११: १७; ५,  
 २, ५; १०; १९; ३, ४; ६, १, ३;  
 ५; ९; १०; ११; ३, १; ५; ६;  
 १०; ४, ६-८; ९; २, १, १, ४; ५;  
 ७; १२; २, २; ९; १०; १५; ३, १०;  
 २५; ४, ५; १२; १९; २०; २, १,  
 ४; ९; २०; २१; ३, १६-१८;  
 २१; २२; २३; ४, २; ३; १०;  
 ती. १, १, २, १; २; ३; ६; ७; ८;  
 ३, ५; ४, ८; ५, १; ६, ५; ६; ९, ५;  
 २, २, ४; ३, २; ४; ४, १; ६, १-५;  
 ३, १, ३; ४; २, ४; ४, ५; ५, ४; ६, ३;  
 ७; ८; ७, २; ८; ८, ५; १०, ५; ९;  
 १०; ४, २, ४; ५, १-४; ६, १; ३;  
 ९, ५; १०, ५; १०; ५, २, ३; ६; ३,  
 ४; ६, १, १; ९; १०; २, ३; ५; ३,  
 १; २; ४, ३; ४; ५; ६, ३; ५; ६; ७,  
 १; ५; ८; ३; ४; ५; ६-८; ७, १, १; २,  
 ५; ३, १; ६; ७; ८; ४, २; ६; २; ७, ३;  
 ४; ५; ८, १; ७; ९, २; १०, ६; ८, १,  
 २; २, २; ५; ३; २; ६, २; ४; ५; ७,  
 १; २; ८, १; २; ३; ४; ५; ९, १; १०,  
 १; २; २, १, २, ४; ३, १; ६; ५, २; ५;  
 ६; ११; ६, ३; ५; १०, १; २; ३;  
 २, १, ३; २, २-५; ३, २; ३; ४, ६;  
 ९, ९; १०, ३; ४; ८; ११, १; ३; ४;  
 ६; ३, १, २; ३; २, ५; ३, १; ५, ४;  
 ८, १; २; ३; ९, २; ५; ७; १०, ४;  
 ११, ४; ७, १; ३; २, ३; ४, १; ५,  
 २; ६, १; ९, ४; १०, १; २; ११, २;  
 ३; ८, ३; ११; ३, १, ३, १; ४, १;  
 ४; ६; ९; १०; ११; ५, ९; १०; १२;  
 १३; ६, ३-५; २, १, २; २, ३; ३, ३;  
 ११; १२; ५, ३; १०; ८, ८; ३,  
 १, ३; ५; २, ४; ५; ३, ३; ४, ६; ५,  
 १; ८, २; ४; ९; ८; १०, १; २; ३; ६,  
 १, ३; ७, १, २; ३, १; २-४; १३, २;  
 ८, १, १; २, २; ३; ३, १; २; ४, १;  
 ३; ८, ३; १२, २; २०, ५; २१, १;  
 २; ४; ९, १, ४; ४, ३; ५, १; १०,

१; ११, ३; १४, २; ३; १७,  
 २; ३; ५; १८, २; १९, १; २;  
 ३; २०, १; २; २१, २; २२, २; ११,  
 ५, २-३; ९, ८; १०, २; १२, २,  
 २-५; ८; ९; ४, २-७; ५, ३; ११;  
 भवति श. १, १, १, २, १; २, ६; १५;  
 ३, ११; ४, ३; ६; २, १, ६; ७; ८;  
 १७; २१; २, ५; ३, ८; ३, १, १; ९;  
 २०; ४, १, २; ३; ४, १, ३; ५; २,  
 १६; ३, १; २; ४, ७; ५, ५; ७; ५, १,  
 ३; ३, ११; १४; २२; २; ४, १; ५;  
 ११; ६, १, ६; १४; १८; ४, १६; ७,  
 २, ४; ७; २०; २६; ३, १०; ८, १,  
 ३; १; ३; ४; २, ६; ३, २; ४; २; ५; ९, १,  
 ९; २; ४; ३, १; २, १, १, १४; ३,  
 ८; ४, ७; १९-२२; २९; २,  
 १, १६; २, १४; १६; १७; १९;  
 ३, ७; ९; १२; १३; १७; २१;  
 ४, १; ३, २, ९-१२; ३, ६;  
 ४, ४; १०; ४; २, ६; ११; ४, ८; १०;  
 १२; १४; १८; ५, १, ६; १३; २,  
 १९; २०; ३६; ४; १; ३; ४, ४,  
 ३-७; ६, १, ३; ४; ३; ७; २, ८; १०;  
 ३, ७; १६; ३, १, २, १; १६; १८;  
 १९; २१; ३, १२; २३; २८; ४, १७;  
 २०; २, १, ३; ५; ३; ३; ६; २, ७;  
 १९; २०; २३; २४; ३, ६; २; १४, ८;  
 १९; ३, १, ३; ४; २, ३; ७; ३, १; ३;  
 १८; ४, ८; १४; १९; २०; २३;  
 २५; २९; ४, १, ५; १७; २, ३; १५;  
 ३, १९; २२; ४, १; १३; २३; २४;  
 २५; ५, १, १; ७; ९; १०; ११; २६;  
 २, १; २; १०-१८; ३, २; ७; २०;  
 २४; ४, ७; १६; १७; २३; ६, १, ३;  
 ३, ६; १९; २१; ४, ४; ७, १, ८;  
 १२; १९; २, १; २; ८, २, ४; १५;  
 ६; ५, १०; ९, १, ९; १८; १, ४, ६;  
 २, २, १; १६; ३, १; १८; ४, २; ९;  
 १०; २०; ५, ११; १८; १९; २२;

३,५,९;४,२,६; १३;४,४; ५,२;  
 २०; ५,१,१;६;८;९; १३;१४;  
 १५;१६;२,३;४;६;७;१०;१२;३,  
 ११; ७,६;६,६,५; ८,१;५;६;७;  
 १०-१२;१५-१७;२०; ५,१,१,  
 १४;१६; ४,११;१३;१४; १५;  
 २,१,१०; ११; २,१; १९; २१;  
 ३,५;४,१०; १३;१८;२०; ५,२;  
 ३;४;६;७;८; १०-१२;१४-१६;  
 ३,१,७;१०;११; २,३;५;६;३,  
 ४-८;१०;१२;४,९;१२;५, १२;  
 ४,१,२; १३; २,१;३;८;१०;३,  
 १-३;११;१२;२७; ४,१४; २५;  
 ५,१; ३;१५; ५,१, ८;९; १०;  
 ११;१२; ३,७;४,१५-१७; २०;  
 २३;२७;२८; ३०-३२;५,७; ८;  
 १०;११, १,२,१६;२५;३,१५; २,  
 २,११;१२;२७; ३,१,२;४;१;  
 ३,८;४,४,१;५,१,९; ६,२,६;७;  
 १६;३, ११;४, १०;१३-१५;८,  
 १,७; २,६; ७,१,२, १३; २,१,  
 ११;१५;३,६; ३,२,४;४,१,२;  
 ४,५; २, १७; ५, १, ३२; २,  
 १०;११;१७; ८,१,१,४; २,६;४,  
 १०;२,१,७; ३,४,१; ४,१, २,४;  
 ४,११;५,१,१५;१६; १७;४,३;  
 ६,२,३;१४; ९, १,२,३;३,१,  
 ३;३,१४;४, ५;८;१५; १८; ४,  
 १,१;३,२; १२; १५;५,१, ४०;  
 ४८;५,२;११; १०, १,३,१०;  
 २,२,६;३, ६;४,१, १८;३, २३;  
 ५,२,५;११;२३;११,१,३,२; ३;  
 ४,४;६, २,४;३;८,४; ४,१, ६;  
 १२; ५,३,८-१२;६, ३,११; ७,  
 ३,२; १२,२,३,३;३, ५,२;४,२,  
 ३;४; ७; ८; ५, २,३;८; १३;६,  
 १,२-३६; ७, २, ४-६; १६;  
 १७;३,७; ९;१०; ९,१,३; ३,८;  
 १३,२,२,१६; ३,१,४; ३,५-९;  
 ४,२;६;८,४;५; ४,१,४; ११;  
 १३;१५;२,२;४;३, ४;४,५; ६;

५,२,१;१०;८,१,६; ११;१४;८,  
 ५;१३,१,१,२०; २१;३२; ३,१;  
 २,२,४०;३, १,१; ३०; ४,१,८;  
 २७; २८;२, १;१७; २२; २६;  
 ३,२६; २७;२८; ३२;५,१, १८;  
 १९;२१;४,१५;६,२,१४;९, २२;  
 २४;७,१,१०;२२;३१;३२;४४;  
 २,६;७;८;३१; ३,१५; ८,६,३;  
 १०,१;९,४,३;११; का. १,१,१,  
 १;२; १०; २,५, १०; १२; ४,  
 १९-२२; २६; २,१, १०; २,९;  
 ११;१२;३, ६; १०; ११; १३;  
 १७-१९;२३;३,१,८; २३; २,८;  
 ३,६;१०;४,५;६;७;८; १०;४,  
 १,३;८;३,८;१०; ११;१६; ५,  
 १,१७;२६;३१;३६; २,४; १९;  
 ३,३;५;६,१, २३;२५; २,५;३,  
 १०;२,१,१,१४;२,१६; ३,२;४,  
 १९;२०;२,१,३;२१;२,३, २३;  
 ४,१;६; ता. १, १,३,४;५;७;९;  
 १०; ११; १२; ३,९,१-३; ४,  
 १,५;६;९,५; ५,६, २;६,१, ८;  
 १०;४,४;६, ५;७,५; ७,१, ८;  
 २,१,२,१२; ४,२;२,९,३;७, २,  
 १;३,१;११,१; १२,३; ८,८, ३;  
 ३,२,९,८; ७,१,९;८,२,४; १२,  
 २;९,१६, ३;४; १७,१; २;५;  
 ता. १, २,४;४,२;५,२; ६;२;  
 ७,१;४;५; ६;८, ७;८; ९,५;  
 १०,७;१२,५;२२,१;२;३;४;  
 ५;६;७;१२;२३, २;२६, ४;  
 ५;३२,३; २,८,१;१२,१; १४,  
 १;१५,१;१९,१; ३,१२,७;१३,  
 १;५,२,४;९;४,४,५; १०; १२;  
 ५,३;६,११;७,६;८,४; ९,३;८;  
 १०,३;७,६,२; ८,१,१; २,१;३,  
 १;४,१;५,१;६,१; ७,१; ८,१;  
 ५;९,६,१; ७,१; ८,१; ९,१;  
 १०, ३; ४; १०, १, ३; १९,  
 १;३९,१; ६,१; ता. २, १,४;  
 २,२;३; ३,२; ५;६; ५,४; ७,५;

८,२;११,२;१३,२; १५,३; १७,  
 ४;३,१,३; ३,२; ४,३; ८,३; ९,  
 २;१०,२;११,४; १२,३; १३,३;  
 १४,१,५;६;१०; १६;१७; २,१;३;  
 ४;६;१९;३, १-३;७; ८; ६,१;  
 ३;६;११; १२;१५; १६;२;२;४;  
 ७,१-३;८,१०; १४; ९,३; १०,  
 ५;९,१,२;८; १६;२, ७-९;१३;  
 ३,३;५;४,६;८; ५,२; ३;१५;  
 १७;१९;६,१३; ७,४; ६-८;१०;  
 ११;८,४;५;७-९; ११,१३; २,  
 १२;७;९;३,७; १४;५,८; ६,६;  
 ७,७,२;३;९,२,५; १०,२;१०;११;  
 १८;१९;७,१,४;९;१३; ३,१९-  
 २१;२३; २५; २७; २९;५,५; ९;  
 ७,१६; ९,१३; १५; १८; २१;  
 १०,११; १४;१७; ८,१,१२; २,  
 २;४;६;११; ३,५; ४,१०; ५,६;  
 ११; १२;६, १०;१२; ८,८;९,  
 १;४;५;९,१,२;१०; ११;१४;२,  
 १;९;१५;१६; १९;२३;६,२;८;  
 १०,१,२;५;८; ११;१४;१७;२०;  
 २,३;३,२;४,७; ७,३; ११,७;  
 २,१;३,१; २;४;५; ७-१०;४,६;  
 ८-१०;५,१;३-५; ७;१३; १५;  
 १८;१९; २१;२४;२७; २९;६,१;  
 ३;८; १०;७,१; ८,१;६; ७;१३;  
 ९,४-६; १०,१;७; ८;११; १३;  
 १५;१७; १८;२०; ११,५;७-९;  
 १४; १२,१,१; ३;८-११; २,१;  
 ३,१;३; ८;९; १२;१५;१८; २०;  
 २२;४,४; ५;१०; १५;१९; २३;  
 ५,९;१०;१२; १५;१७; १८;२२;  
 २४;६,५-७;११;१३; ७,१;३;५;  
 १०; ८,१; ५; ९,१; ७;८; ११;  
 १३;१५;१८; २०;१०, १०;१७;  
 २०;२३;११,८; ९;१२;१३; १५;  
 १८;२१; २३; १२,५;७; ९;१३,  
 ९;१०;१४; १८; २३-२५; २८;  
 ३३;३४; १३,१,१;६;११; १२;  
 २,१;३, ५;६; ९;११; १४-१६;

१८;२१;२३;४,९; १०;१७;३;५,  
 १;८;९;११; १२; १४;१६; १७;  
 १९;२१; २५; २६; ६; ३;६; ८;  
 ११;१४; १६; ७;१;२;५; ९;११;  
 १३-१६;८;१;९;७; ८;१०;२०;  
 २२;२४;२६; १०;४;७; १०;१२;  
 १६;११;८; ११; १३-१६; २१;  
 १२;४; ६;९;१६; १७,१,५; ७;  
 १४;२,१; ३,१;६;७; ९;११;१५.  
 १७;१८; २१-२३; ४,४;६;५,१;  
 ११-१४; १६; १७; १९-२१;  
 २४;२७; २९; ६,५;७; ९;११;७;  
 १;३;७;८; १०;८,१; ९,१;६;७;  
 ९;११; १३; १५;१७; १९; २२;  
 २५;२८; ३०;३१; ३३-३५;३७;  
 ३९;११,१; ७;८;१०; १२;१६-  
 १८;२०;२१;२४; २५; २७;२९;  
 ३०;३२-३४;३६; १२,६; ८;९;  
 १०;१५,१,१;३-५; ७;११-१३;  
 २,१;४;३,५; ६;८;९; ११; १२;  
 १४;१६;१८;२०-२२; २४; २६;  
 २८;३१-३५; ४,४;६; ५,१;७;  
 ८;१०; १२; १४;१५; १७-१९;  
 २१;२२;२४-२९; ३१;३३; ३५;  
 ६,२;४;६;७; ७,६;७;८; ९,४-  
 ६;८;१०;१६; १७;१०,५; ६;९;  
 १०;१२;१४; ११,१-४; ६;१०;  
 ११;१६; १२,१;८; १६,२,७;३;  
 ७;४,७;५,१;२; ५;६;७;९; १२;  
 १४-१९;६,२;६; १४;७,६;८,५;  
 ७;९,६;१०,९;११; १२;११,१२;  
 १२,३;१३,४;६; ८;१४,८; १५,  
 १०; १७,१,७;२,३;४; ३,४;५,  
 ४; ६; ६, ३; ९,३; ४; १०, ३;  
 ४;१२,३; १४, २; ३; १८, १,  
 ६; १४; १५; १७; १८; २४;  
 २,५; ८;११; १३; ४,४;१०; ५,  
 १७; १९; २०; २२-२४; ६, ८;  
 १०;१४-१८;२५; ७,५; १३;८,  
 ६;७;१८;९,२;३;५;७;२१;१०,  
 १;९;१०;११,१;२;३;१०; १९,

१,४;५; २,३; ४;३,६; ७; ५,३;  
 ६,३; ८,७;९; ६;१०, ११; ११,  
 ५;६;१२, ४;५; ६;८; १५, १;  
 १६,२;४;६; १७,१-३; १८,३;  
 २०,२,३;४,६; ८;५,२; ३;७,१;  
 १०,१; ११,६;७;८; ९;११; १२,  
 १;१३,१;३; ५-२१,१, ४;६; ८;  
 २,२;९; ४,४;७;१०-१२; १३;  
 ५,५;८,६; १२,४; ६;१३, ३;९;  
 १४,३; २२,१,३;२,३;४;३,६;७;  
 ४,५;६;५, ५;६;८; ९,७; ३;६;  
 ८;८,२;३;५;९, ६;१०, २-११,  
 ५;१२,२;३;५; १३,२-४; १४,  
 ७; १५, ३; ५; ७; १६, २; ४;  
 १८,६; २३, १,४; ४,५; ७,४;  
 ६;१२, ३; १६, १२; १९, ११;  
 २७,१२,३;१९,२; २५, ५,१;२;  
 ८,६;९,३;४;१०, ३;७; ८; १४,  
 ४; १५,४; जै. ३;४;१०;११;  
 १२;१४; १६; १७; १८; २०;  
 २३; २५;२७;३५-३७; ४०;  
 ४१;४६; ४७; ४८; ४९; ५१;  
 ५२;५५; ५६; ५८; ५९; ६२;  
 ६३; ६८; ७२-७४; ७८; ७९;  
 ८०; ८२-८५; ८८; ८९; ९२;  
 ९५; ९६; ९८; ९९; १००;  
 १०२;१०६; १०७;११२; ११३;  
 ११८; १२०; १२१; १२२;  
 १२५; १२६; १२७; १२९;  
 १३०; १३१; १३२; १३४;  
 १३७; १३८; १३९; १४०;  
 १४३; १४४; १४५; १४६;  
 १४७;१४९;१५५; १६२;१६४;  
 १६५; १६७; १६८; १७०;  
 १७१; १७२; १७३; १७४;  
 १७९; १८०; १८१; १८२;  
 १८३;१८४; १८६,१८९; १९१;  
 १९२;१९४;२००; २०३; २०४;  
 २०६; २०७; २१०; १११;  
 जै. १, १, ४, ७; ७, ५; २, १, ५;  
 १३;२,१; ३,५;८; ४,३,१; ५,

१,३;६,२,९; ३,३; ८,२,६;७-९,  
 १,३;५;७;९; २,१;३; ५;१०,१,  
 १०; ११,१.८; १२,२,२; ५,२;  
 ३;५;१३,१,३; १४,२,११; ४,४;  
 १५,१,५; १६,२,१;३,१०; १७,  
 २,२; १८,२,३; ९.३,१०; २,१,  
 २,६;८; २,२,२-४; ७;३,३, ९;  
 ४,३,२;९; ५,१, ५; ३,७;८;३;  
 १,५,६; २,४,२;४; ३,१,२; ३,  
 ५,४,१,९; ५,४;५,१,१०; ८,२;  
 ११,९,३; ६,४, २; ४;९; ५,३;  
 ८;६,५;६; ७,२,१,४; ७; १०;  
 ६,३,२; ७,२,१०; ११,१,१०;  
 १३;३, ११; आ. १; सा. १.१,  
 ७;११;२,९; १०; ३,१;६;५,  
 १४;१५;७,१५;८,१३;१४; १५;  
 २,१,६;७;१०; ११;२,३;३;३;  
 ३;४;५;११;४, १;६,१-५;१५;  
 १६; ७,१;२; ३-१२; १३;८,  
 ५;३,१,२;३; ४;३,२; ४;५;६,  
 १३;९,२; सा. १; २;३;४;५;  
 वां. ३; वा. १,२;३;५;७; २,१;३;  
 ५;६;७; १०; ३,१; २-६;७;  
 ८;९; १०; ११; ७,१;२;३;  
 ५;६;७,१;२; १२; ३. १,२,६;  
 २,७; ३,१७; २२; गो. १,१,५;  
 ६;८-११; १५; २३; २८; ३१;  
 ३४; ३५; ३६; ३९;२, २;  
 ३;४;६;७;८;९;११;१४; १६;  
 १७;२०; २१;२२; ३,१;७; ९;  
 १०;१३;१४;१८; १९;२२; ४,  
 ८;१३-१७;५, ३;९; ११;२१;  
 २,१,३;७;११;१६;१७;१८;२०;  
 २२;२४-२६; २,१; २,५;१०;  
 ११;१२; १४;२०; २३; ३,३;  
 ८;९;११;१७; २०; २१; २२;  
 ४,५;९; १०; १४; १५; १६;  
 १७;५,३;४;६;७; ८;९; १०;  
 १२;१३;६,२;४;५;६; ८;९;  
 ११; १२; १५; १६; भक्त: ऐ.  
 १,४;१०;१७;२५;२९; ७, ६;

१३; १९; ३०; दि, १४; ८, ५;  
 ऐआ. १, १, २; ३, ७; ४, १; २; २,  
 ४, २; २, १, २; शां. १, १; २, ७;  
 ३, ५; ६; ९; ७, २; ८, २; ९, ३; ५;  
 १०, १; १; १६, १०; १८, १०; १९,  
 ६; २२, १; २८, ९; १०; २९,  
 ३; शांआ. १, २; ८; २, १६; ७,  
 ४: शा. १, १, ३, २; ३; २, २, ४;  
 ३, १, २, २; ७, ३, १६; १७; १८;  
 २, १, २, ३; ४, ८; ५, २, ५; ९; १६;  
 ३, १, ४, १, २; १, २; २, १, ४;  
 ३, २०; ३, ४, ९; ४, १, १; ८, २,  
 १७; २७; ३, २६; ४, २, १, १५;  
 ३, ३, ६; ५, ४, १, १४; दि, ३, ३,  
 २२; ४, २, ६; ७, १, २६; ८, १, ४;  
 ७, १, १, २९; ३१; ३५; ४, १,  
 ३६; २, २०; २९; ५, १, १४; १५;  
 ८, २, १, १६; ३, २, ५; ६; ४, २, १४;  
 ४, ४; ५; ६; ७; ६, २, १४; ७, १, ६;  
 ९, ४, ४, ६; १०, २, १, ५; ४, १,  
 ६; ८; ११, १, ६; २, ४, ८; ५, ७,  
 १; १२, ३, ३, १४; ७, २, १५; ३, ८;  
 १४; ८, २, ३५; ९, १, १०; १३, २,  
 ४, ४; ४, २, १३; का. १, १, २, १; ४,  
 ७; १०-१३; २, १, १३; ३, ४, १०;  
 ५, १, ४, ७; १४; २, १, ३, १;  
 तै. १, ३, १, ३; ४, ६, २; ६, ४, २;  
 ४; ८, ६, १; २, १, ४, ५; २, ७, २;  
 ७, ६; ३; ८, २, २; ९, २; ११, १;  
 २०, १; भवत: शा. १, २, २, ४:  
 ६, ३, ४१; ७, ३, १६; १८; ९, २,  
 ६; २, २, ३, १३; ५, २, ५; १६; ४७;  
 ६, १, १३; ३, २, १, १; २, १४; ३,  
 ३, १८; ४, ८; १२; ७, ४, १०; ८,  
 २, २७; ३, २६; ४, २, १, १३; ५,  
 ४, १, १४; ६, २, १, २०; ३, २, १४;  
 ६, २, ५; ७, ४, ७; ८; १३; ७, १,  
 २, २०; ४, १, ३६; २, २०; २४; ८,  
 १, ३, ३; ४, ४, ४; ६; ७; ७, ३, २०;  
 १०, २, १, ५; ७; ५, २, ८; ४, ५; ७;

१२; ११, २, ७, १६; ४, १, १३;  
 १२, २, २, ३; १२: ८, ३, ६; ९, ३,  
 १६; १३, ४, ४, ७; ८; ६, १, ९;  
 १४, ३, १, २२: ६, ४, १; ७, १,  
 ९; २, २६; का. १, ५, १, १४; तै.  
 १, ८, ९, १; २, १, ११, १; ७, १८,  
 २; ३, २, ३, १: ३, ९, ११; तैआ.  
 १, १०, ५; ६; ५, ७, १२; ९, ११;  
 नां. २, १७, २; ३, ९, २: ४, १, १२;  
 ६, १८; १५; ७, १: ८, १; ३; ४; ५,  
 १, १०; १२; ५, १३; ९, ४; ८, ५,  
 १; ७; १६; ९, २२; ९, ४, ८; १०;  
 ११, ५, १२; ६, ६; ८, ९; ११, ११;  
 १२, १, ६; ७ ८; ९; १३, १, ९; १०;  
 ७, ७; ८; १८; ११, ५; १९: १४,  
 १, ९; ५, ४; ९, २०; १५, ११, ७;  
 १६, ५, ३; १०, ७; १५, ११; १७,  
 ३, ३; १८, ८, १७; १९, ३, ८; ४, ६;  
 ९; ७, ४; ६; ८; ३; ४; ९, ३; १०, ५;  
 १२, ७; १३, ५; २०, १६, ८;  
 २१, ११, ३; २२, १८, ६; २३, ५,  
 २; २२, ४; २४, ११, ९; २५, ११,  
 ४; १२, ६; जै. ३५; १२९; १३१;  
 १३२; १४३; १५६; १६८; जैल.  
 १, ७, २, ३; सं. २; ३; प. ३, ७;  
 ८; १०; गो. १, ४, ८; १०; ५,  
 १; २३; २, १, १९; २५; ३, २०;  
 ४, १३; १४; ५, ३; ६, ६; १२;  
 भवन्ति ऐ. १, २; १७; १९; २१; २२;  
 २५; २८; २९; २, १२; १८; ३७;  
 ३९; ३, १; ४; १७; २३; ४४; ४,  
 ६; १२; १६; १८; २२; २६; ३०;  
 दि, ८; १०; ११; १२; १३; १४;  
 १५; १८; २१; २३; ३१; ३६; ७, २;  
 १२; ३२; ३४; ८, ४; ५; ७; ८;  
 ऐआ. १, १, १; २; ४; २, २; ३;  
 ३, ४; ५; ७; ८; ४; १; २; ५, १;  
 २; २, २, १; ४; ३, १; २; ४; ६; ८;  
 ६, १; ३, २, १; ५, १, ३; २, ५; शां.  
 १, १; ४; ५; २, १; ४; ५; ३, २;

३; ४; ५; ९; ४, ११; ५, १; २;  
 ७; ८; दि, ११; १५; ७, १; ८; ८, २;  
 ६; ७; ९; १०, ४; १०, ३; ४; ५; ६;  
 ११, ३; ६; १२, ४; ६; १३, २; ९;  
 १४, ५; १५, ३; १६, ३; ६; ११;  
 १७, ३; १८, २; ५; ६; १०; १९,  
 ३; ४; ५; ७; ९; २१, ६; २२, ५;  
 ८; २३, २; २४, ४; ८; ९; २५,  
 ३; ७; ९; १०; १५; २६, ९; २७, ६;  
 २८, २; ३; ५; ७; १०; २९, १;  
 २; ५-७; ८; ३०, १; २; ५; ७;  
 ११; शांआ. १, ४; ५; २, १; २;  
 ३; ५; ६; ७; १४; १६; १७; ४, ५;  
 ७; ४, ४; ७, २२; ८, १; २; ५; शा.  
 १, १, ४, १७; २, १, २१; ३, ८; ५,  
 २४; २५; ३, ३, ४; १८; २०; ४,  
 १, ३३; ५, २, ५; १६; ३, १; ४;  
 ५; ४, ५; ८, २, ७; ३, १०; ९, २, ७;  
 २६; २, १, १, १३; १४; ४, १०; १४;  
 २, १, १७; ३, १४; २७; ४, १४; ३,  
 २, ५; ६; ८; ४, १, १४; २, १७; ५,  
 १, ११; १८; २१; २, ७; २२; २३;  
 ४, २; ६, १, ५; ६; ३, ३; ४; ३, १,  
 ३, ६; ४, १४; २, ३, २१; २२; ४, १,  
 ८; १६; ४, ६; ६, १, ७; १०; २२;  
 २, २३; २४; ७, १, ३; ८, १, ३; ३,  
 १०; १२; १४; ९, २, १७; ३, ३;  
 ३४; ४, २; ४, १, १, ४; ५; ५, १९;  
 २, १, ३, १; ४, १०; ५, १, ७; ३, १,  
 २१; ४, १४; १५; ५, ७; १४; २४;  
 ४, ३, १२; ४, १; ३; ५, १८; ५, १,  
 १३; ७, १; २; ५; ६, ४, ३; ५, ३;  
 ४; ७, १९; ८, १२; ९, १३; ५, १,  
 ३, ७; ८; ९; १०; ४, ११; ५, ६; ७;  
 १०; २, १, ७; २, १७; ३, ३, १४;  
 ४, १२; १३; ५, ५; १०; १४; २०;  
 ४, ५, २३; ५, २, २; ६; ५, १९; दि,  
 १, २, २९; ३१; ३४; २, १, १०;  
 १५; १६; ३१; ३२; २, १५; २९;  
 ३, १०; ३, १, १५; २१; २५; २६;

† 'भवत' मुपा. अशुद्धः ।

२७; ३, १; २५; ४, ४, १८; ५, १,  
 १; २, १५; ३, ३; ५; ११; ६, १, १;  
 ११; १३; ३, ५; १७; ८, २, १०;  
 १२; ७, २, १, ७; १६; २, १८; ३,  
 ९; ४, २; २८; ३०; ३, १, २६;  
 ३७-४१; ५, २, ४०; ४२; ४३;  
 ८, १, ३, २; ३, १, ११; २, १४; ३,  
 ११; ४, १२; ५, २, ११; ४, ११; ६,  
 १, २२; २, ६; १७; ९, १, १, ५; १६;  
 २६; ४३; २, ३२; २, १, ६; २, ३;  
 ७; ३, ६; ३, १, १७; २४; २५; ३,  
 ९; १८; ४, १, ५; ६; १३; ३, १०;  
 ११; १३-१५; ५, १, ३९; ८; ६१;  
 ६८; ५, २, ९; १०, २, ३, ७; ३, ५  
 २; ४, ३, १०; १३; १९; २०; २४;  
 ५, ३, १२; ४, ४; १०; १२; १४;  
 ११, १, ५, ५; ९; ६; ३४; ३५; ३६;  
 २, १, ६; ४, ३, १९; ५, २, ७; ५, ७;  
 ७, ३, ३; ८, १, ३; ४, ३; १२, १, ३,  
 १-२१; २, २, ३; ३, ८; ३, १, २-५;  
 ५, २; ८; ७, १, १४; २, ८; १४;  
 १५; ३, २०; ८, २, १५; १६;  
 १८-२०; ३०; ३२-३५; ३, १३;  
 २६; ९, १, ७-१०; १३, १, १, ४;  
 ४, २; ३; ६, ३; २, २, १०; ५, ४; ६,  
 ८; १०, २; ३; ३, २, २; ३; ३, २, ६,  
 ६; ४, १, ८; १३; १५; २, ५; ७; १०;  
 १३; ३, ३; ६-१४; ४, २; ५, १,  
 १०; १२; २, ५-८; ४, ६; २८;  
 ६, १, ३; ५; २, ८; ७, १, ३-६; ८,  
 १, ६; १४; ३, ६; ७; ८; १४, १, २,  
 ९; ३, १४; १५; ३०; ४, ७; २, २,  
 १२; ३९; ४३; ५१; ५३; ३, १,  
 २१; २, १६; १८; ५, ४, ५; ६, ७,  
 २; ६; ९, २१; २३; ७, १, ११; २,  
 १५; ३, ६; ९, १, १९; ३, २२;  
 का. १, १, ४, १४; २, १, ११; ३,  
 १२; ४, १०; ३, १, १; २, ११; ३,  
 १४; ४, ३, २; ९; १५; ५, १, ५;  
 १९; २०; ३, २; ६, १, ४; १२;  
 १५; २४; २८; २, २; ३, ४; २, १,

३, १९; २, १, २१; तै. १, १, २, ४;  
 ३, ७; ९, ४; ५; १०; २, २, १; ३,  
 ३, २; ४, ४; ४, २, ४; ६, १; १०, ५;  
 ५, ४, २; ६, १, ११; ३, २; ४, ५, ७,  
 २; ८, ३; १०, १; ७, ३, १; ६; ४, १;  
 ६, ५; ९, १; ६; ८, २, २; ३, १; ४;  
 ५, २; ६, १; २; ८, २; ३; २, १, १०,  
 ३; ६, १; ३, ५, ४; ९, ९; ७, २,  
 २; ३, ३; ९, १; ११, १; १७,  
 १; ३, २, ७, २; ८, ९; ३, ७, १;  
 ८, २, १; ५, ४; १९, १; २०, १;  
 ३; ९, १, ४; २, ४; २, ४, ५; ६;  
 ८; ६, ५; ९, १; ३; १३, १; ३; १६,  
 ४; १८, २; १९, ३; १२, ५, ५;  
 भवन्ति श. १, ३, १, २६; ३, ४;  
 ४, ८; ५, ३, १२; २३; ६, १, १९;  
 ८, १, २८; ३२, ३५; ३, २५; ९, १,  
 १०; २, १४; २, ३, २, ७; १८; ३, ६;  
 ५, २, २९; ३, १, ३, ६; ४, १४; २, ३,  
 २१; २२; ४, १, १८; ४, २; ५, २,  
 १४; १५; १८; ६, १, ७; ४, ६; ८, ३,  
 ३२; ३४; ९, १, १२; २, ८; ३, ३;  
 १७; ४, २१; ४, २, ५, ४; ३, ३, २;  
 ४, २, ४; ३, ११; ४, ११; ५, ९;  
 ५, २, ११; ६, ८, ३; ५, ८; १०; १३;  
 १५; १७; ९, १२; ५, १, ३, १३; ५,  
 २७; ३, ४, १३; ५, १०; १६; ४, ५,  
 ३; १४; ५, १, १; ४, १; ३३; ६, २,  
 १, १२; २४; ३२; ३, १, २, ८; ५, २,  
 ६; ६, २, १६; ७, १, १५; ४, १०;  
 ७, १, १, १५; १६; १८; ४४; २,  
 १९; ५, १, ११; २, ६; ३७; ४२;  
 ८, २, ३, १४; ३, ४, ११; ५, ४,  
 ८; ६, २, ६; १२; १७; ९, २, २, ६;  
 ३, ४, ६; ५, १, ४४; २, १६; १०,  
 १, ४, १; ५, २, १५; ४, १८; ११, ४,  
 १, १२; १५; ५, ५, १३; ७, १, २;  
 ८, १, ३; ३, ४; ४, ३; १२, २, २,  
 १; १२; ३, ३, ६-१०; ५, १, १२;  
 २, १४; ७, २, ९, १६; ८, २,  
 १७-२०; ३५; ९, १, १०; १३,

१, ४, ३; ३, २, २; ३, १; ३; ४, २,  
 १; ४, ६; ९-११; ५, १, १३; ४,  
 २५; २६; ६, १, ३; ६; २, १६; १७;  
 ८, ४, ६; १४, १, ३, १६; ३, १, १३;  
 ४, २, १८; का. २, २, १, २१; ३,  
 तै. १, १, ५, ९; ४, १, ४; ६, ४, ५;  
 ८, १, २; २, २, २, ६; ३, ८, २१, २;  
 ९, ८, ३; १३, २; तै. १, २, ६, ७;  
 ३, ११, १; २; ५, २, १०; ११; ४,  
 ९; ६, ९; ११; ९, ३; ६, १०, १;  
 १०, १, ३; ६, ३, १; ता. २, ३, ४;  
 ७, ७; ८; ९, ३; १५, ३; ३, ४, ३;  
 ७, २; १३, ३; ४, १, ८; १४; २, ८;  
 ४, ३; ५, १; २; ५; ७-१०; ६, १३;  
 ७, ७; ९; ८, ५; ७; ९, २, ३; ५, ८, १;  
 २; ३; ६, २, ३; ४, १२; ५, ११; ८,  
 १७; ९, ९; ७, ३, १६; २२; ८, ६,  
 १३; ८, २४; ९, १, ४; १६; १९;  
 २७; ८, १५; १०, ३, ९; ४, ८; ११,  
 १, ५; ६; २, २; ५, १; ६, ७; ७, २;  
 ११, १; १२, ४, १; १७; ५, ३; ९,  
 २४; ११, १; २६; १३, ३, १; २६;  
 ४, ३; ५, ४; २८; ९, १; १२; १४;  
 १६; २९; १०, १५; १६; ११, १;  
 ६; ९; २४; १४, १, ८; ११; १२;  
 ३, ४; २०; २५; ४, ३; ५, ३; ३१;  
 ६, ३; ७, ४; ५; ९; ९, ४; १; १०, २;  
 ११, ३; ३९; १२, ९; १५, १, ६; ९;  
 १०; ३, १; ३; ३७; ४, १; ५, ४; ३७;  
 ८, १; ३; ९, १; ३; ११, १५; १६,  
 १, ५; ४, ११; ५, २२; २३; २७;  
 ६, १०; ११, २; ८; १२, ५; १३, १३;  
 १५, ७; ८; १७, १, ९; २, २; ३, २;  
 ११, ३; १२, ४; १८, ४, ४; ७, २,  
 ३; ४; ६; ८, ६; ८; १३; १४; १७;  
 ९, १७; १०, २; ४; ७; १९, २,  
 ५; ४, ११; ६, ३; १४, ४; १५, ३;  
 १६, ५; ७; १८, ५; २०, २, ४; २१,  
 ४, ६; ८; ९; ५, ५; ६; ६; ३; ७, ५;  
 ९, ४; १०, १०; ११, ४; १३, १०;  
 १४, ९; २२, ३, ३; ६, ४; १६, ३;

२३,४,५; १२,४; १४,६; १६,६;  
 १८,३; २३,३; २४,१; २५, ४;  
 २६,४,३; ५,२; ८,२; ९,३; १४,  
 ४; १५,४,५; १९,२; २०, १,९;  
 १०; ४,१; ३; ५, १; २; ६,३; ८,५;  
 ११,२,३; १६, २; जै. ४; ५<sup>३</sup>; ८१;  
 ९०<sup>३</sup>; ९५; ९६; ११३; ११५;  
 १२९<sup>३</sup>; १३२<sup>३</sup>; १३९; १४६; १४७;  
 १५६<sup>३</sup>; १६१<sup>३</sup>; १६२; १६४; १६५;  
 १६८; १७०; १७१; १८४<sup>५</sup>; १८७<sup>५</sup>;  
 २०३; जैड. १,३,४,१,२; ८,३,  
 ४-६; १२,१,६; २,२, २,७; ४,  
 १२; ४,३,६; ७; ३,१,३,१४; १५;  
 ४,१०; ५, ९, ३; ६,५,५; ६; ७,  
 १०,१,०; २,५; आ. १<sup>३</sup>; सा १,  
 ५,२; २,६,११; ३,३,१; ६,१०;  
 ११; ७,९; १०<sup>३</sup>; ९,१; सं. १<sup>३</sup>; २<sup>३</sup>;  
 ३; प. १,३; २,३; ४; १०<sup>३</sup>; ३,७<sup>३</sup>;  
 ८<sup>३</sup>; ७,४; ५,३-५; ६<sup>३</sup>; ७-१२;  
 दै. २,११; गो. १,१,१; ७<sup>३</sup>; १३;  
 ३९; २,१; ४; १३; १५; २१<sup>३</sup>; २३<sup>३</sup>;  
 ३,५; ७<sup>३</sup>; ९<sup>३</sup>; १९<sup>३</sup>; ४, ८<sup>३</sup>; १०<sup>३</sup>;  
 १६; १७; २३; ५, १<sup>३</sup>; ३<sup>३</sup>; ९;  
 १०<sup>३</sup>; ११; २१; २,१,१; १९<sup>३</sup>; २०;  
 २१; २३; २५; २,६; ८; १०; २०<sup>३</sup>-  
 २२<sup>३</sup>; ३,८; ४,६; १०; ५,७; ८<sup>३</sup>;  
 १०<sup>३</sup>; ११; १३-१५; ६,१; ३; ५;  
 ६<sup>३</sup>; ७; ९; ११<sup>३</sup>; १२<sup>३</sup>; १६<sup>३</sup>; भवसि  
 तै. २,४,२,६; जै. ३६; जैड. ३,  
 ५,८,११; ७,५,१, १<sup>३</sup>; ३; भवथ  
 शा. १०,४,३,६; तै. ३, ६,३,३;  
 तैआ. ६, १०,२; भवामि ऐ. ७,  
 २३; २४; शा. ७,५,७,९; ११,२,  
 ६,१२; १२,७,३,२१; तै. २, ८,  
 ८,४; ३,७, १२,४; तैआ. २,३,  
 १; जैड. ७, ८,२, २; मं. २,३,  
 २०; ५,९<sup>३</sup>; १०; भवामः शा. १,८,  
 १,३; भवामः शा. ३,४,२,२; १४,  
 ७,२,१५; तै. १, २,१,३; वभूव  
 ऐ. ५,३०; ऐआ. २,२,४; शा. ३,

९,४, १२; २०; २२; तै. ३, ७,  
 १०,४; वभूव शा. २, ४,४,२; ४;  
 ५,१,२२; ४,११; ३,८,२, २५;  
 १४, ५,५,१९; ६,१,१; ४; ७,३,  
 १; का. १,३,४,१; २; ४,३,१७;  
 २, २,२, १; तै. २, ४,८,५; ७,  
 १५,१; ८,४,३; ८,२; ३,१२,३,  
 ३; तैआ. २,४,१; ७,१; ७,३,१;  
 जै. ०१२; जैड. १,१४, ३,१,२;  
 मं. २, ३, १९; गो. १, -१, २७;  
 ३२; ३३; ३,५<sup>३</sup>; ६; ८; ५, २४;  
 वभूवतुः शा. १४,७,३,१; वभूवतुः  
 ऐ. ७, १३; ऐआ. २, १, ८; शा  
 १३,५,४,६; ६,२,१२; १४,६,१;  
 १; २; का. १, २,४,९; ५,३,१०;  
 तैआ. २, ७,१; गो. १, १, २७;  
 २८<sup>३</sup>; ३,८; २,५,१०; भवित्ता ऐ.  
 १,२७; शा. ७, ३, १, ११; ११,  
 ५, १, ११; १४-१६; तै. १,  
 ६, ६, ४; तां. ७, ४, ७; जै  
 ६<sup>३</sup>; ९०; १५७; १६९; भवित्ताः  
 जैड. १, १२, ४,३; ३,२, २,६;  
 भवित्तास्मि शा. १, ८, १, ३;  
 भवित्तास्मः शा. १२, ८, ३, ७;  
 भविष्यति ऐ. १,१८; २,२९; ३,  
 २१; ७,७; ऐआ. २,१,४<sup>३</sup>; ३,१,  
 ६; शां. १,१; २७,१; शांआ. ७,  
 १५; ९, ७<sup>३</sup>; शा. १, ७, ४, ६;  
 भविष्यति शा. १,५,३,२<sup>३</sup>; ९,२,  
 ३४<sup>३</sup>; २,१,४,६; ३,१,३,९; ४,३,  
 ४<sup>३</sup>; ३,३,४,११; ७,१,३,०; ७,२,  
 ३,८; ४,११<sup>३</sup>; ५,८,११<sup>३</sup>; ५,१,१,  
 ३<sup>३</sup>; ६,१,२, १३; ७,१,२,२; ३<sup>३</sup>;  
 ४,१,३; १८; ८,२,१,३; १२<sup>३</sup>; ३,  
 १,३; ६<sup>३</sup>; ४,१,३; ४<sup>३</sup>; ७<sup>३</sup>; २,२; ६,  
 ३,४; ७,३. १६<sup>३</sup>; १०,४,३,९; ५,  
 ५,५; ११,४,२,४; १४; ५,४,१३;  
 १४; ७,२,४; ८,४,५<sup>३</sup>; १२, ४,२,  
 ७; ४,३,७; १३, २,७,१३<sup>३</sup>; १४;  
 १५; १४,१,३, ३३<sup>३</sup>; का. १,१,

४,५<sup>३</sup>; ३,२,४<sup>३</sup>; तै. १, १,६, १;  
 ३,१,१; ३,१२,२, २-५; ८; ४,  
 २-६; तां. १,३,६<sup>३</sup>; ७,८, १२;  
 १<sup>५</sup>, १२,३; १६,४,४; जै. १३<sup>३</sup>;  
 १७<sup>३</sup>; १०१<sup>३</sup>; १०८; १३७; १५७<sup>३</sup>;  
 जैड. १, १,४,७; ३,१,६<sup>३</sup>; १७,  
 १,८<sup>३</sup>; १०<sup>३</sup>; गो. १, १, ९; २३;  
 २७; ३१; २, १८; २, २, ६; ७;  
 भविष्यतः जै. ७२; भविष्यन्ति  
 ऐ. २,१६; शा. १,४,१,३४; १२,  
 ३, ४,२; भविष्यन्ति शा. ३, ७,  
 ३,४; ६,३,१, २३; १०,४,३,९;  
 १२, ५,२,१०; १३, ४,२,१७<sup>५</sup>;  
 तां. ७,८,१२<sup>३</sup>; १<sup>५</sup>, १२,३<sup>३</sup>; गो.  
 १,२,१८; भविष्यति ऐ. १,१८;  
 शां. १,१; २<sup>५</sup>, १०; शा. १,४,३,  
 १४; १५; १७; १९; ६,१,१६; १७;  
 ८,१,९; ८,४, १,३; १०, ४,१,  
 ११; ११,५,१,१३; मं. २,६,१८;  
 गो. २, २,६; भविष्यथः शा. ८,  
 २, १, ३; ३,१, ३; जै. १८६;  
 भविष्यथ ऐ. ७, १८; शा. १,२,  
 ५,२६; ७,३,५,५; ७; का. २,२,  
 ३, २३; जै. १७०; १८६; जैड.  
 १, १२,४,५; १५, ४,३; गो. १,  
 ३,२०<sup>३</sup>; भविष्यामि ऐ. १, १८;  
 ८,११; शा. ३, ८,३, २८; ७,१,  
 ४,८; ६,२,१,९; ११, ४,४,१०;  
 १२; ८,४,५; १२,४,१,७<sup>३</sup>; ११;  
 २,१०; ४,२; तै. २,२,१०,२; ३,  
 ३,८, ६<sup>३</sup>; १०, ९,५; जै. १५७;  
 १८६<sup>३</sup>; गो. २,२,६; भविष्यावः  
 जै. १०४; भविष्यामः शा. ३,६,  
 २, १८; ६,८, २,१; भविष्यामः  
 शा. ७,४,१,३; जै. १८६; भुवत्  
 ऐ. ५, ८; शां. २३, २; तै. १,  
 १, ८, ४; भुवत् तै. १, १, ७,  
 १<sup>३</sup>; २; ५, ८,३; २, ४, १, ३;  
 ३, ५,७, २<sup>३</sup>; तैआ. ७, १७, १;  
 जै. ६२; भुवत् जै. ६२;

भ्रवाति ऐआ. ५, १, १; श. ३, ८, ३, ३७; भ्रवाति तै. २, ४, ३, १२; ३. ७, ४, १३; ५, १२; तैआ. ६, १, ८; भ्रवत् श. १, ३, १, ११; तैआ. १, १०, २; भ्रुवन् ऐ. ५, २१; तै. २, ८, ६, ३; भ्रवाति ऐ. १, ३०; शां. ९, ६; तैआ. ४, ४२, ३; भ्रवत्तु तै. २, ४, ७, १; ७, १२, ५; १५, ३; ८, ३, ६; तैआ. ७, १, १; १२, १; भ्रुत्तु श. ७, १, १, २७; तैआ. १, २७, १; भ्रवताम् ऐ. ८, १७; का. १, २, १, १०; तै. २, ८, ४, ६; भ्रवन्तु श. ३, ६, १, २४; ५, १, ५, २२; २, २, ५; १३, ८, ३, ५; १४, ९, ३, १३; तै. १, २, १, १२; ४, ६, ३; ५, ३, ३; ६, २; ८, ५; ६, १, १; ७, १, ६, ४; ८, ६, ३; ३, १, २, ३; ४; ६, ८, २; ७, ४, १०; तैआ. १, १, ३; २१, ३; ३१, ६; ४, ४२, १; ४; १०, १०, २; ४९, १; भ्रव ऐ. १, १९; २, १२; ३, २८; ७, ९; ८, ७; २०; शां. ८, ४; २५, ५; शांआ. ४, ११; ७, १; श. १, ३, १, १९; २, ३, ४, ३०; ३१; ५, १, ४, ९; २, २, १०; ६, ४, ४, ३; ४; ५, ४, १३; ८, १, ७; ९, १, २, २५; २६; २८; २, १, २; १७; ३, २५; ११, ४, ३, १९; १२, ४, ३, ४; १३, ८, ३, ३; १४, ९, ४, २६; २७; का. १, ४, १, २२; २, २, ४, १६; तै. १, १, ७, १; २, १, ७; २२; २, ५, ५, २; ८, २, ५; ९, ९; ७, ३; ३, ३, ४, ३; ६, ७, २; भ्रव श. ६, ४, ४, ३; ७, ३, १, ४६; तै. २, ४, ३, ८; तैआ. ३, १७, १; ४, २, २; ३, २; ४२, १; ५, ३, ७; ६, ६, २; ७, १; २; ३; १०, १; ७, ११, २; १०, १, १०; १६; तां. १, ५, ८; मं. १, २, १; १३; १७; १८; २०, ५, १; १८, १; २, ३, ७, ५, १; ६, १;

गो. २, ३, ६; भ्रवतम् ऐ. १, २९; श. ३, ४, १, २४; ७, १, १, ३८; भ्रवतम् श. ३, ४, १, २४; तै. २, ४, २, ५; ३, ६, ८, १; तैआ. ६, ५, १; भ्रवत् ऐ. ५, १; श. ४, ३, ५, १५; ५, १, ४, ६; भ्रवत् श. ३, २, २, १९; तै. १, ५, १२, ५; ३, ७, ५, १२; ११, २, ४; भ्रवानि श. १, ४, १, १७; ६, १, ६; ६, १, ३, ३; ४; गो. १, १, २८; भ्रवाम श. ६, १, ३, २; भ्रवाम श. १४, ४, ३, ३२; तैआ. ४, ४२, ५; अभ्रवत् ऐ. १, २४; २, ८; २५; ३, २१; २३; २६; २७; २८; ३३; ३४; ३६; ४९; ४, २; २२; २३; ५, १; ७, २८; ८, १४; ऐआ. १, १, १; २, १, ४; १; २, २; शां. २, ७; २२, २; श. १, २, ३, ९; ४, १; ४, १, २३; ६, ३, १५; ४, २१; ७, १, १; २, १, १, ५; २, ३, १; ४, १५; ५, ४, ९; ३, ३, ४, १०; ४, २, १६; ९, ४, १३; ४, १, २, ५; ३, ५; १२; १४; ४, ४; २, ३, ८; ३, २, ७-९; २, १७; ४, ३, ४; ५, ३, २; ३; १०, ३; ५, १, १, ४; ६; ५, ४, ११; ५, ६; ६, १, १, ४; ५; ११; १२; १५; २, २; ३; ६-९; ११; २३; ३६; ३, ६; ७; १०; १३; १४-१७; २, १, ३; १६; २, १; ६; ६, २, ११; ३, ११; ७, २, २; ७, १, २, २३; ४, १, ४; २९; ५, १, १२; २१; ८, २, ३, १०-१३; ४, २, १; १०, १, ३, ७; २, २, १; ३; ४, १; ४, १, १; २, २७; ६, ५, २, ४; ११, १, ६, ३; १२; १६-१८; १९; २१-२३; १२, ७, १, २; २-८; ९; १४; ८, ३, २; १३, १, १, ३; ७, १; २, ११, १; ३, ६, १; ४, ४, ६-८; ७, १, १४; १४, १, १, ५; १०; १२; १३; ४, १, १३; १४; १५; १७; १७; २, १; ७, -९;

२०; २१; २७; का. १, २, ३, १; २, १, १, २२; २, १; तै. १, १, ३, ३; ८; १०; १२; ५, ४; १०, १; ६; २, ६, १; ३, २, ६; ४, ७, ५; ५, १, ७; १२, ५; ३, ६, ४; ७, १, ३; ६; ६, ६; ७, ४; ८, २, १; ५; ५, १; ९, १; २, १, २, २; २, ४, ५; ९, ३; ४; ५; ६; ७; ८; १०, ३; ११, १; २; ४; ३, ११, १; ८, १; ३; ११, २; ३; ४; ४, ३, ३; ६; १५, १; ७, १०, १; ८, ३, ७; ८; ४, २; ५, २; ३, १, ४, १; ४; ६; ९-११; ५, ९; १०; १२; ६, ३; ५; २, १, १; ९, २; ५, ७, २; ६, ३, ४; १५, १; ८, २, ४; १०, १; ९, १०, १; १२, १; २१, २; २२, १; २; १२, २, २-५; ८; ४, २-६; ९, ३; ४-६; अभ्रवत् श. ६, १, १, ५; ७, ५, १, १२; ११, १, ६, १९; तैआ. १, ५, २; २३, ८; ५, २, ४; ८, ६, १; १०, १, ४; तां. ५, ७, १; ६, ५, १; ७, ४, २; ५, ६; ८, ६, १; ८, ९, ९, ६; ९, २, ३; ५, ४; १०, ३, २; ११, ३, ५; ९, ५, ८; १४; १२, १३, १; १०; १३, ७, १२; १४, ३, १९; ११, १४; ३७; १६, १, १; १८, ९, १; १९, १६, २; २०, १४, २; २१, ४, २; १२, २; २२, ८, ३; २३, १६, ११; २४, १३, २; ५; २५, १, ९; जै. १५; १७; २०; ३०; ३३; ४०; ५०; ७१; ७४; ७६; ८२; १००; १०१; १३७; १४५; १५३; १५८; १६०; १७०; १७४; १७७; १८६; १९०; १९६; १९७; २०३; २०४; २०७; २१२; जैज. १, १, १, ३-५; ७; २, १, ८; ४, २, १; २; ७, १, ५; ७; २, १, २, १-३; ५; ६; २, १, ३; ४, २, २-४; ६; ३, ७, १, ७; १, १-६; १०; ३, २; सा. १, १, ३; दै. २, ७; मं. १, १, २; २, २, १; १६; ३, २१; ८, १;

प. १, ५<sup>३</sup>; गो. १, १, १; ४<sup>३</sup>; ५;  
 ७<sup>३</sup>; ८; २, १९<sup>५</sup>; २०<sup>३</sup>; २१<sup>३</sup>; ३, १५;  
 २, १, २; १८: ३, ९; २०; २३: ५, ६;  
 अभिवृत्त<sup>३</sup> जं. ३५; अभिवृत्ताम् ऐ.  
 ४, २७; ऐआ. २, १, ४: श. ४, ६,  
 ७, ७: ८; अभिवृत्ताम् श. १, २, ३,  
 ९: ४, १, ५, १५; ८, २, २, १; १०,  
 ४, १, ५; १४, ४, २, ५; का. २, २,  
 १, २२; तै. १, १, २, ६; ५, १०,  
 ७: १२, ५; २, २, ३, १; ३, १, ५,  
 १३; तां. १९, १७, १; २४, १७,  
 २; २५, ११, २; अभिवृत्  
 ऐआ. २, २, २; शां. १, २;  
 श. १, ५, २, ६; ६, ३, २२; ३,  
 ४, ३, ८; ७, ३, २<sup>३</sup>; ५; ९,  
 १, ४; ४, ३, ४, १४; ५, ४, २;  
 ६, १, २, २<sup>३</sup>; ३; ४<sup>३</sup>; ३६<sup>३</sup>; ३,  
 ११; १२; २, ३, ७; ३, १, २, ४; ३१;  
 ७, ३, १; ७, २, ३, २; ४, १, ४: २,  
 ११; ५, २, ३७; ९, १, २, २१; ५,  
 १, ७; १०, ४, २, ४; ५; ७: २३-२५;  
 १२, ७, १, ९<sup>३</sup>; १३, २, ५, १; १६;  
 १४, ४, ३, ३२; ६, ३, १<sup>३</sup>; तै. १,  
 १, २, ५; ३, २; ३, १, २: ४, १, १:  
 ७, ६<sup>३</sup>; ९, ३; ५, २, ४; ६, २; ६, ७,  
 २; २, १, ४, १; २८, ६; ६, ४, १;  
 ७, ११, ३; ३, २, ५, १; ९, ११, २;  
 १२, ९, ४<sup>३</sup>; ६; तैआ. १, ११,  
 ३: २, ७, १; ९, १<sup>३</sup>; ५, १०,  
 १; ६, ९, १: अभिवृत् श. १, ४,  
 १, ३५; ८, ४, ४, ३; ९, ५, १,  
 १६; २७; १४, ४, १, ८; ६, ३,  
 २; का. १, १, २, १०; तै. २, १,  
 ४, १; २, ३, १; ३, ३, ५, १; तां. ५,  
 ५, १५; ७, १०, १३<sup>३</sup>; ८, ४, १; १२,  
 १३, २७: १८, १, ५; २०, १४, ५<sup>३</sup>;  
 २४, ११, २: जै. २३: ४१; ४९;  
 ५१; ५२; ६३; ७१<sup>३</sup>; ७४; ८३;  
 १३२; १४३; १५५; २०४; २१२;

जै. १, ४, १, ६; २, १; ७, १, ३;  
 ४; ६; १५, ४, ४; २, १, २, ४; ४, २,  
 ५: ४, ११, १, १; मं. १, ३, ६; प.  
 ४, ५; ५, २: गो. १, १, २<sup>३</sup>; ३; २,  
 १, ७: २, २: ७; ११: अभिव: श. १,  
 ९, २, २३; तै. २, ४, ३, ८; अभिव:  
 तै. ३, ६, १०, १; तैआ. ३, १४,  
 ४; अभिवत्तम् जै. १८६; अभि-  
 वत्तम् श. १४, ४, २, २२; भवेत्  
 शां. २६, ५; शांआ. १३, १;  
 तै. १, ७, ८, ३; मा. ३, ५, ३;  
 प. ४, ६<sup>३</sup>; भवेयु: तैआ. १, ३१,  
 ४; भूयात् ऐ. ७, ३<sup>३</sup>; श. १, २, २,  
 २, १७; २, ३, ४, ३४: ३, ६,  
 १, २०; ५, ३, ५, ३<sup>३</sup>; ४, १, ११<sup>३</sup>;  
 ७, १, १, ८; का. २, २, १, १४: तै.  
 १, २, १, १७; ७, ८, १; ९, ४; २, ४,  
 २, ३; ७, ८; ५, ७, २; ३, १, २, २:  
 तैआ. ३, ७, १<sup>३</sup>; २<sup>३</sup>; ३; ४; ४, १,  
 १; ४२, १<sup>३</sup>: तां. १, ४, १; ८, २; ३;  
 ६; ८, ८: १०; ११; १३-१६; जै.  
 २०५: भूयास्तु: श. ७, १, १, ८;  
 तै. २, ६, ६, ३; तैआ. ४, ११, ८;  
 ४२, ४; ५, ९, ११; १०, १, ११;  
 भूया: ऐ. १, २२; ५, २७; ८, १०;  
 शां. ८, ७; श. १, ९, २, २३; ३,  
 १९; २, ३, ४, २१<sup>३</sup>: तैआ. ४, ५,  
 ५; ५, ४, ८: प. २, १०; मं. १, ७,  
 १६; गो. १, २, २१: भूयास्तम्  
 श. १, ४, ५, १<sup>३</sup>; भूयास्त तै. १,  
 ३, १०, ९; भूयास्तम् ऐ. २, २२;  
 ऐआ. ५, १, १<sup>३</sup>; शां. १०, ६;  
 शांआ. ११, ६<sup>३</sup>; ८<sup>३</sup>: श. १, ४, ५,  
 १२; ९, ३, १९; २, १, ४, २८<sup>३</sup>; ३,  
 ४, ३४; ४, ५, ४, १२<sup>३</sup>; ११, २, ७,  
 ११<sup>३</sup>: १४, ९, ३, १३; १४; का. १,  
 १, ४, २५<sup>३</sup>; ४, १, १८; २०: २४;  
 २, १; तै. १, ३, १०, ९: २, ६, ६,  
 ५; ७, १६, ४: ३, १, ६, ४; ७, ५,

१०; ६, ९: १०<sup>३</sup>; ९, १६, २; तैआ.  
 ३, ७, ४<sup>३</sup>; ४, १, १; ६, २; ५, ५, ३;  
 ७, ४, १: १०, ७, १; ५१, १; ५२,  
 १; ५३, १; ५४, १; ५५, १; ५६, १;  
 ५७, १; ६०, १: तां. १, ३, ९;  
 जै. ३, ५, १, ३; ११; २, ६; ८, ३;  
 १२; मं. १, ६, ३१; ७, १४; २, ४,  
 १४<sup>३</sup>; ८, ९; गो. २, २, १७;  
 भूयास्तम् श. ३, ८, २, ३; तै. २,  
 ५, ८, ७; भूयास्तम् श. २, ३, ४,  
 २१<sup>३</sup>: का. १, ४, १, १६<sup>३</sup>; तैआ.  
 ४, ४२, १<sup>३</sup>; भूयास्तम् प. १, ६;  
 अभिवृत् ऐ. २, १८<sup>३</sup>; २२; ३, ७; ७,  
 १४; शां. ११, ६; २०, ३; २१, ४;  
 २३, ३; शांआ. ५, ७<sup>३</sup>; ६, १९<sup>३</sup>;  
 १४, २; श. १, १, ४, ४; २, ५,  
 २३; ३, ६, ३, २१<sup>३</sup>; ४, ४, ५, १;  
 १५; ६, १, १, १५; ९, १, १, २२;  
 १४, ५, १, १६; १७; तै. १, १, ३,  
 ७: २, २, ८, ६; ३, ७, १३, ४;  
 अभिवृत् श. १, १, २, ६; २, ५, ९<sup>३</sup>;  
 ४, १, १८; १९; ५, ४; ९, १, ४; २,  
 १, ४, १९-२२; ४, १, ४, ८; २, १,  
 २९; ३, ३, १५; ४, २, १४; ३, १;  
 ५, १, ७; ७, ८; ६, ४, २; ९, ६; १९;  
 ५, २, १, १८; १९; २, १५; ४, २,  
 २०: २१; ६, १, ३, ७; ७, १, २,  
 २३; १०, १, ३, ३; ६, ५, १; ७; ११,  
 १, ६, ९; ४, १, ८; ४, ९-१२; ६,  
 १, १३; १२, ४, १, ७; ३, ९; ७, १,  
 १०<sup>३</sup>; ९, ३, ३; १४, ४, १, ९; ५, १,  
 १६; ४, १६; ७, ३, २५; ९, १, १०;  
 का. १, १, ४, १९-२२; २, २, ३,  
 ८<sup>३</sup>; २१; तै. १, १, ३, ७; २, २, ९,  
 ९; १०, ५; ४, ६, १; ५, ६, ३; ३, ५,  
 १०, १; ७, ५, ११; ९, २१, १;  
 तैआ. ३, १८, १; ६, १०, २; तां.  
 १, ३, ७; १४, ६, ८; जै. १७<sup>३</sup>;  
 १९; ३२; १५; १०८; ११२; ११५;

† 'आभिवृत्' इति पाठः स्यात् । स 'आ/भू' इत्यत्र द्व. । तु. क. ४, ३१, १, प्रथ. । 'भूयाः' इति कालि. सुपा. ।



१३८; १५१: १७४; १८२; १८६;  
 २०५; जैड. १, २, १, ९; ४, २, ३;  
 ३, ३, ४, १; सं. २, ३, १७;  
 गो. २, २, १२; ३, ३; ४, ७; ६, ९;  
 अभूत्ऽइव तां. २०, १४, २; भूत्  
 शां. ६, १; श. ३, १, ३, ४; ४, ३,  
 ३, १८; १३, ८, १, ४; का. २, २,  
 ४, ८; तै. ३, ५, ७, ५; जै. ९;  
 १५२; अभूताम् श. ८, २, २, २;  
 ३; तै. २, ६, १०, २; ३, ७, ४, १२;  
 ५, ११; ७, ४; अभूवन् श. १, ७,  
 ३, ५; २, १, २, १९; अभूवन् श.  
 १, ३, १, ११; २, १, २, १९; ३, ९,  
 १, २; ६, २, ३, ७; ११, ६, १, ८-  
 ११; का. १, १, २, १२; २, २, ४,  
 ८; तै. १, ४, ९, ३; ७, ४, ३; २, ७,  
 १८, ३; तां. १४, ४, ७; जै. १३६;  
 अभूः ऐ. ५, १३; ६, ३३; ऐआ. ५,  
 २, २; शां. २५, ८; श. ११, ४,  
 २, २०; अभूः श. १४, ९, ४, २९;  
 तै. ३, ५, ९, ११; ६, १३, ११; १४,  
 ३१; जै. १८६; गो. २, ४, १०;  
 भूः ऐ. ७, १७; ऐआ. १, २, १;  
 श. ४, ४, ५, ३; ६, ७, ३, ७; भूतम्  
 तै. ३, ६, १०, २; तैआ. १, ८, २;  
 अभूत् श. १, २, ५, २६; अभूवम्  
 श. २, ५, १, २; अभूवम् श. १४,  
 ४, ३, ८; का. १, ४, ३, २; तै. ३,  
 ७, ७, ४; जै. ५१; १३६; सुवम्  
 ऐ. ५, २, १; शां. २६, १६; २२, ४;  
 भूवम् श. १, ६, २, १७; ३, ९, ४,  
 १२; २२; अभूम शां. २४, ६; श. २,  
 १, २, १७; ३, ६, २, १८; ४, ६, ९,  
 १२; ५, २, १, ११; १४; ९, ३, ३,  
 १४; का. १, १, २, ११; तै. १,  
 ३, ७, ५; ७, ४, ३; ३, ७, ७, ११;  
 जै. ७४; भूम जैड. १, १६, १, १;  
 अभविष्यत् ऐ. ४, ३०; श. ४,  
 ३, १, १०; २५; अभविष्यत् श.  
 ४, ३, १, १०; २५; ५, ५, ४, ८; ६,

७, ३, ९; ८, ३, ३, ७; १०, ६, १,  
 ५-९; जै. १४२; अभविष्यताम्  
 श. १०, ६, १, ४; अभविष्यन् श  
 ३, ७, ३, १; ३; १२; ४, ३, १, २५;  
 अभविष्यन् श. ४, ४, १, १८;  
 १०, ४, १, १०; गो. १, ३, २०;  
 अभविष्यम् जै १६३.  
 भावयति ऐआ. २, ५, १.  
 बुभूषति ऐ. ४, १८; १०, ३, ५, ९;  
 ११, २, ३, ५; १४, ४, १, २०;  
 बुभूषति ऐ. १४, ४, २, ३; ९, २,  
 १; बुभूषामः शां २, १; बुभूषेत्  
 ऐ. २, २०; शांआ. ४, ४; श. ३,  
 १, २, १६; बुभूषेत् तै. २, १, ८,  
 १; ष. १, ५; ६.  
 बोभवीति जैड. १, १४, ३, ६;  
 ७; बोभवत् श. २, २, ३, १६;  
 बोभवत् का. १, २, ३, १३.  
 बभूवस्-बुधी-बुभूषत्-बुभूषा-  
 भव- भवत्- न्ती- भवितव्य-  
 भवितोस्, भविष्यत्- भव्य-  
 भावयितव्य-भावयितृ- गद्र.  
 सुवद्व(त्+मतुप्→)ती- ती शां.  
 १२, ७.  
 सुवन- नम् ऐआ. ३, १, ६; शांआ.  
 ७, १९; श. १, २, ५, १; ४, १,  
 १७; ५, १, ४, ४; १३, १, २, ३;  
 का. २, २, ३, १; तै. १, ३, ९, १;  
 ४, २, ३; २, ४, ५, ७; ३, ३, ७, ५;  
 ७, १०, २; ८, ३, ५; १२, ३, २; ३;  
 तैआ. १, १, ३, ३; २, ४; २, १, २; ३,  
 ११, ४; ४, १, १; ९, १०, ६; १०,  
 १६, १; तां. ४, १, १५; जैड. ३,  
 ४, ३, ७; ९; ४, ११, १, १२; १३;  
 सं. १, ८, ५; नस्य शां. २१, ४;  
 श. ५, २, १, २; ७, ४, २, ७; ५,  
 २, १२; ९, २, ३, १२; ४, १, १६;  
 १०, २, २, ३; १३, ५, २, २०; तै.  
 १, २, १, १५; २७; २, ४, ५, ७; ८,  
 ५; ८, ६, ७; ३, १, १, ११; ६, २, १;

७, ५, ३; ६, ४; ७, २; १४; ९, १;  
 १०, ६; ९, ५, ५; १०, ६, १; ११, ३,  
 १; १२, ३, २; ९, ७; तैआ. ३, ११,  
 ९; ६, १, १; ६, १; १०, १, १; २;  
 १४; १५; तां. ४, ६, ३; २५, १८,  
 ५; जै. ७४; जैड. ३, १, २, २; ११;  
 -नस्य श. ९, ४, १, १६; तैआ.  
 ६, १, २; -ना ऐ. ५, १९; ऐआ.  
 ५, २, २; शां. २६, १३; श. ४, ५,  
 २, १२; तै. २, ७, १२, ३; ८, १,  
 ६; ५, ५; ९, ३; ३, १, १, १०; ७,  
 १०, ४; तैआ. १, २७, १; ४, १३,  
 १; गो. २, ६, १२; -नात् तै ३, ७,  
 ६, १४; तैआ. १, २, १; -नानाम्  
 शां. २१, ३; २२, ५; श. ३, ३, ४,  
 १४; ८, २, १, १०; तै. २, ४, ७,  
 ११; ष. ५, १; -नानि शां. २१,  
 २; श ३, ३, ४, ४; ५, २, २, ६;  
 ७; ६, ३, ३, १९; ९, २, ३, १२;  
 तै. २, ४, ३, ४; ८, ५; ५, ४, ५; ८,  
 ६, २; ८, ४; ९, १; ६; ७; ३, १, १,  
 १; ७; १०; ६, ३, ४; ७, ९, ५; ९;  
 तैआ. ३, ११, ९; १०, १, ३; ४;  
 १०, २; तां. १२, १३, ३२; जै.  
 ७७; -नाय तैआ. ६, ६, २; -ने  
 तै. २, ८, ५, ४; तैआ. १, २२, ९;  
 जै. १५; -नेषु ऐआ. १, ३, ४;  
 ७; २, १, १; ६; ५, १, ६; शां.  
 १९, ९; २५, ११; शांआ. २, १;  
 श. २, ५, १, ५; ११, ३, १, ६; ८;  
 १४, १, ४, १०; का. १, ४, ३, ४;  
 तै. २, ८, ४, ७; ३, ३, ९, १०;  
 तैआ. ४, ७, १; ५, ६, ५; जैड. ३,  
 ६, ९, १; ५.  
 सुवन-पति- तये श. १, ३, ३,  
 १७; जै. १२१; -ति: श. १, ३,  
 १७; तै. ३, ७, ६, १; जै. १२१;  
 -ने तै. ३, ७, ६, १.  
 सुवन-सुद्- दम् तै. १, ३, ९, १.  
 सुवन-सू(वन्→)वरी- वरी: तैआ.

† सुपा. स्वरो विमृश्यः । तु. मंमं ४, १०, ३; द्र. । † 'अभूत्' इति सुशोधमिव । ॥ लटि रूपमिति ना. ।

१,१,२;२१,१.  
 भुवनस्पति-००ते तैआ. ४,७,३.  
 भुवनादि-दि जैउ. ३, ४, ३,  
 ६;७.  
 भुवन्ति-न्ती तै. २,८,९,१.  
 भुव-पति-तये, -ति: श. १, ३,  
 ३,१७.  
 भुवस्(ः) ऐ. २, ३१;३२; ३७; ५,  
 ३१;३२;३४; ८,७;११; १२;  
 १८; २७; ऐआ. १, ३, २; ५,  
 १,४; ३,२; शां. ३, ५; ६,  
 १०; १२; २७.६; श. २, १,४,  
 ११-१३; १४; २५-२७; ४,१,  
 १; ३,२,२,६; ४,६,९,२४; ७,  
 ४,१,४,२;८,१,१,४; ४,२,७,४,  
 ५; ११,१,६,३;५,८,४;६; १२,  
 ४,१,८; ८,३,१८; १३, २,६,८;  
 ४,१,१३; १४, ८,६,४; ५;१,३,  
 ७;१२;१३; ४,२५; का. १, १,  
 ४.१०-१४; २३; २४; ४,२,१;  
 तै. १,१,५,१; २; २,२,४,२;५,  
 ७,२; ८,८; ३,१,३,३; ५,१,१;  
 ७,१;२;७,६,३; ८,१७,२; ९,४,  
 ५; १०,१,३; २,१; ५,१:११,  
 २,४:३,१:४,२; ५,३; १२,३,४;  
 तैआ. १, १४,४: १५,१: १६,१;  
 १७,२;१८,१;३१,३;४; २,११,  
 १:१९,१; ३,६,१; ४,४,१:२०,  
 १;२१,१;४०,१; ४२,२; ७,५,  
 १;२;३:६,१; १०,२,१;३,१;  
 ४,१;६,१;८,१; १५,१: २२,१;  
 २७,१; २८,१; जै. १२३;  
 १९०; जैउ. १, १,१, ४; ७,१,  
 ६; २,३,३,३;७; ३, ४,१,८;३,  
 २;४,४;६: ४,५,१,५; १२,२,२;  
 ४;६; मं. १, ६, ३०; २,४,५;९;  
 १४; प. १,५;६; गो. १, १,६;  
 १८;२७;२,२४;३,३; २,२,१४.  
 भू- भुव: ऐआ.४,१,१;श.३,३,४,

१४; भुवाम् श. १४,१,४,११;  
 तैआ. ४, ७,३; ५,६,७; भुवे तै.  
 ३,८,९,३.  
 भू-कम्प-म्प: प. ५,७.  
 भू-नम-नम्प तै. २,४,८,३.  
 भू-पति-ति: तै.३,७,६,१; जै.  
 १२१; -तये जै. १२१; -०ते  
 तै. ३,७,६,१.  
 भूत,ता-त: शां. ७,३; श.३,८,  
 ३,१५;४,५; ९, ३,४,१४; १४,  
 ८,१५,११; का. १,१,४,२;३,१,  
 १६; तै. २,१,९,३; ६,१; ७,९,  
 १: १५,१; ३,७,१,३;२,१; १०,  
 १, २; तैआ. १०, १०, १; जै.  
 १३९; जैउ. ३, ५,२,२; ६, ४,  
 ३: -तम् ऐ. ४,६;५,३०; ६,९;  
 ३६; ऐआ. ५,१,१: शां. २, २:  
 शांआ. ३,५;७, २१; १०,२-७;  
 श. १,५,२,११;१४;८,३,१४:२,  
 ३,१,२४;२५;५,१,७; ३, ३,४,  
 १५;५,३,१४; ४, १,२,१०; ६,  
 २,२,२७;३,१,७; २१;३, २१;  
 ६,१,६;१४;७,४,७; ७, २,१,  
 ५;६:३,१, ३५; २,९; ८, ४,२,  
 १२;६,३,१२; ९, ३, १, २;४,  
 १४;५,१,६२; १०, ४,१,१;२;९;  
 २,२६;२९; ५,४, १-५;८;१०,  
 १२;१४;१८; ११,१,२,२:२, ७,  
 १३; १४, ५,४,१२;६,८,३;४;  
 ६:७;७, ३, १३; का. १, ३,१,  
 १५;१६;४,३,५; तै. १, १,४,३;  
 ५,१,५;६,२,४; २, ४,४,९; ५,  
 १,१;७,९,१; ८,४,८; ३, ७,६,  
 ११;१२; ८,१७,३: १८, ५;९,  
 २१,१;२२,१;३;१०, १,१; ११,  
 १,१-१९:२०; २१; १२, ७,१;  
 ८,१-३; ९,३; तैआ. १, ८, २;  
 २३,३;३,१२,१;४,१,१; १०,१,  
 १;१६,१;६३,१; तां. ७, ७, ७;

१०,४,१;१८,९,७; २५,१८, ४;  
 जै. ३४;३७:१३६; जैउ. १,१५,  
 १,२;२,२; मं. २,४,१०; गो. १,  
 १,९;२९;३९;२,५,३; -तम्ऽइव  
 शां. २०,४; २१,४;२२,४; २६,  
 १४; -तस्य ऐ. ८, १२; १७;  
 ऐआ. ५,३,३, श. ६, ८, २, ४;  
 ७,४,१,१९; ९, २,३,४२;१२,  
 ४,४,४;१४,१,२,१०;५,४,१०:  
 ७,३,११; तै. २, ४,१,९; ५,३,  
 ३;३,७,५,८;६,१; ११,१, १८;  
 १२,१,१; तैआ. ४, २,३; ४२,  
 ५; १०, १, १४; -तस्यऽ-तस्य  
 शांआ. ३,६; -तया ऐ. १,२७;  
 -ता तैआ. १०, २१,१; -ता:  
 श. ३,७,३,१:२; -तात् ऐ. ४,  
 १८; -तान् जै.८५; -तानाम् ऐ.  
 ७,२०; ऐआ. २, ३,७; ३,२,४;  
 ५,१,५; शां.९,५;२६,३; शांआ.  
 १,१; ६,३;२०; ८, ७; श. १,  
 ३,३,१७; ६,१,३,७;८; ७,३,  
 ११;७,५,१, २६; ८,४,१,९;१६;  
 १८;२०; २२; २६; ४,३, ५;७,  
 २,१८; १०, ४,२, ३;२७: ३०;  
 १३,६,२,२;७,१,१;१४, ३,२,१;  
 ४,२,२९;३,२९; ५,१, २,४,५;  
 ५,१-१४; १५;६,१०,१८;७,३,  
 ६;९,४,१; तै. १,२,६,१;७,७,५;  
 २,७,१५,१; ८,८,१०; ३, ३,२,  
 ५;१२,७,५; तैआ. १, १४, १;  
 २;३;४; २, १९,१;८, २,१;  
 ३,१; १०, १४,१;६३,१; तां.  
 ९,९,१२; जै. ११७; १२१;  
 जैउ. २,२,१,१; प. २, ४; गो.  
 २, १,३; ६, १२; -तानि ऐ. २,  
 ३३;४०;४१; ३, ४;१५; ५,३१;  
 ऐआ. १, ३,४;८; २,१,२;५;६;  
 २,२;३;४,३; ३,१,६;२,३; शां.  
 २,२;७,४;९,५; ११,८; शांआ.

॥=य.१६,१९। उणा. सिच् प्रत्ययः छान्दसं क्त्विच् च। 'यो भवति...सः' इत्याह द.। उ. म. तु 'यो भुवं तनोति' इत्याहतुस्तच्चिचन्यम्। †=ऋ. ५,२४,१ 'भव' इति पाठः।

२, १७; ४, १; २; ६; ९; ५, ४; १३,  
 १; सा. २, ४, २, १; ३, ५, २, १३; ४,  
 ५, ३, १; ६, १, ३, ७; ८; ८, ३, २,  
 ९; १०; ११; १२; ४, १, १३-१५:  
 १७: २१; २५; २६; २, १; २; ३,  
 १२; १३; ३, १; ५; १९; ७, ३,  
 ७; २१; ९, ४, १, ११; ५, १, ६२;  
 १०, २, ६, १६; ४, १, ९; २, २;  
 ३; २१; २२; ५, ३, ३-७; ९; ११;  
 १२; ४, १४; १८; ११, १, ५;  
 ३, ३, ३; ५, ३, ११; १२; १३, ४, ३,  
 २; १५; ६, १, १; ७, १, १; १४;  
 ८, १, ३; १४, १, २, २४; २, १,  
 १५; २, २; ३; ३, २, २२-३०; ४,  
 २, २९; ३, २९; ५, १, २३; ४, ५;  
 ६; ५, १-१५: ६, ७, २; ३: ६; २०;  
 १०, ३; ६; ९; १२; १५; १८; ७, १,  
 ३१; ४; ३, ६; ७; ११; ८, १३,  
 ३; १४, २; ३; का. १, ३, ३, १;  
 तै. २, ८, २, २; ८, १०: ३, १, २,  
 ८; ८, ३, ५; ७, ३; १६. १; ९, २, २,  
 २: १०, ९, १५; १२, २, ७; तैआ.  
 १, ११, ४; २३, ९; ३१, १, २, १९,  
 १; ३, १२, २; ४, ३, १: ८, २, १;  
 ९, १, १; २, १; ३, १; ४, १; ५, १;  
 ६, १; १०, १, १; ४; २२, १; ६२, १:  
 तां. ५, ४, १४; १२, ५, १९; १४,  
 ५, १५; जै. ११२; १४०; १९४;  
 जैठ. १, ८, १, ४; २, ३, १, १; ४,  
 १०, ४, ६; मं. २, ६, ७; ८; गो.  
 १, १, १६; २, ९; ११; १३; २,  
 १४; -ताम् ऐ. ३, ३३; जै.  
 १३६; -ताय श. १, १, २, २०;  
 १४, ९, ३, ५; का. २, १, २, १५;  
 तै. ३, ८, १८, ५; -ते शांआ. १,  
 ४; श. ५, २, ३, २; ६-८; ५, १३;  
 ३, १, २-११; १३; ७, ३, २, १८;  
 १३, ४, ३, ६; १४, १, १, ३२; का.  
 १, ४, २, ९; २, १, १, ३, ५; तै. १,

६, १, ३; जै. ३४; ३७: १५२;  
 १६१: १६४; १६९; १८६: २०५;  
 -तेन श. १, ४, २, १४; ५, २, ७;  
 ११, २, ७, १३; तां. १८, ९, ७;  
 जैठ. १, १४, २, १०; ४, ११, ३,  
 १३; -तेनऽ-तेन गो. २, ६, १४:  
 -तेभ्यः ऐआ. २, १, ३; ८; २, २;  
 ५, १, ४; श. ३, ५, २, १३; ६,  
 १, २, १४; १०, ६, ३, २; ११, ५, ४,  
 ३; ६, २; ९; १४, ५, ४, १२; ६, ७,  
 २०; ७, २, ५; ३, १३: तै. ३, ८, ७,  
 ३; तैआ. २, १०, १: जै. ११२; मं.  
 २, ६, १३; गो. २, ६, १४; -तेषु  
 ऐआ. ३, २, ३; शां. ३, ७: ११,  
 ३; १७, ३; शांआ. २, ४; ४, ६:  
 ७, २३; ८, ४: श. ११, १, १, ६; १३,  
 ४, ३, २; १५; ७, १, १; १४, ६, ७,  
 २०; तै. १, २, १, ९; २, ७, १५;  
 १; तैआ. १०, ३१, १: जैठ. ३,  
 ६, ४, १; गो. १, १, ३९; -तेषुऽ-तेषु  
 जैठ. ४, १०, २, ५; -तै: जैठ. ३,  
 ३, २, १; -तौ ए. २, ११; सा.  
 ३, ७, ९.  
 भूत-कृत्-तम् तैआ. १, ९, ६.  
 भूत-ग्राम-स: गो. १, १, २९.  
 भूत-भ्य-व्यस्य श. १४, ७,  
 २, १८.  
 भूत-मा(त्र-→)त्रा-त्रा शांआ.  
 ५, ३; ५; -त्रा: शांआ. ५, ८.  
 भूत-यज्ञ-ज्ञ: श. ११, ५, ६,  
 १: तैआ. २, १०, १; -ज्ञम् श.  
 ११, ५, ६, २.  
 भूत-वत्-व् ऐ. ३, ३३; आ. २,  
 २३, १९.  
 भूत-विद्-वित् श. १४, ६,  
 ७, ४.  
 भूत-वीर-वेभ्य: ऐ. ७, २७.  
 भूत-हृ-हन: जैठ. २, २, १,  
 ४; ११.

भूता(-ऽअ-)धिपति-ति: श.  
 १४, ७, २ २४.  
 भूता(-ऽअ-)सुनादिन्-दि शां.  
 २०, ४; २१, ४; २२, ३; ४: २६, १४.  
 भू(त-→)ता-भव्य-व्यौ तै. ३,  
 ८, १८, ५.  
 भूतार्थ-चिन्ता-सू गो. १, १,  
 ३०.  
 भूते-च्छद्-च्छद्: ऐ. ६, ३६; गो.  
 २, ६, १४; -च्छद्गाम् गो. २, ६,  
 १४; -च्छद्भि: ऐ. ६, ३६.  
 भूतेच्छत्व-सू गो. २, ६, १४.  
 भूते(-ऽई-)श-सू जैआ. २,  
 ९, १.  
 भूतो(-ऽउ-)त्त(म-→)मा-  
 माया: सा. ३, ८, ४.  
 भूति-तय: ऐआ. ५, ३, २; -ति:  
 ऐ. ७, १३; ऐआ. २, १, ८; तै.  
 १, ५, १, ५; ३, ७, ५, ३; तैआ. ५,  
 ३, ८; जै. ९०: जैठ. १, १५, १,  
 ५; २, २, २, ७; ३, ५, १, ३; ११;  
 २, ५; ८, ३: १२: आ. २, २४, ५:  
 -तिम् श. १२, ७, २, ३; तै. १,  
 ६, १, ३; ३, ७, १, ३: २, २; ८, ३,  
 ४; तां. १२, १३, ३०; -तिम्ऽ-तिम्  
 तै. २, ५, ६, ५; -ते: श. ११, १,  
 ५, ७; -तौ तां. १७, १, ८; -त्या  
 तां. १२, १३, ११: १२; -त्यै श.  
 ७, २, १, १७; १२, ७, २, ३; तै.  
 ३, ४, १४, १; तैआ. ४, ३, ३; १०,  
 २; ५, ३, ७; ८, ६; ७, ११, १; तां.  
 ६, ९, १४.  
 भूति-काम-स: शांआ. १२, ८.  
 भूत्वा ऐ. २, २५; ३८; ३, २१; २३:  
 २५; ३८; ३३; ३९; ४५; ४९;  
 ४, २०; २४; २८; ५, १; ६, १४;  
 ३५; ७, १३; १९; २५; ८, ६;  
 ऐआ. २, ३, ६; ४, २; शां. १०,  
 ३; १३, ३; १८, ४; २६, ७; शांआ.

† 'भू' इति W. अज. मुपा. स्वरोऽशुद्ध: तु. य. ५, १२ । || 'न्द:' इति मुपा. † 'भूतच्छत्वम्' इति शोधनशरः G. चिन्त्यः ।

१,८;३,२; ५,२; १३,१; श. १,  
 १,१,१; ४,१; ४,१, ३०; २,२:  
 ११: १८; १९; ५,१,८; ६,२,३:  
 ८,२,१०; ३,१२; १५; २३; ९,१,  
 ३; २, १९; ३,८; २,०,२, १०;  
 १४; ३,१,३; ५; ४,८; ४,२,१;  
 ९; ६,१,८; १२; १२; १८; २४;  
 ३७; ४०; ४३; २,५; ३,१; ३,१,  
 २,२; ३; १०; ३,१८; २,१, ११;  
 २६; २८; २,२०; ३,४, १५; ४,  
 १,१२; १७; ३,१७; ५,१, २१;  
 २४; २५; ३५; २,८; ८, २,२१;  
 ९,४,१०; ७,२,४, १०; ३,२,४;  
 ६,१,२,२२; ३६; ४,१, ८; ७,२,  
 १०; १३-१६; ३, १५; ७,१,२,  
 २१; ३,२,१४; ४,१,९; ४०; ५,  
 १,९; २१; ८,१,१,४; ७; २,१; ४;  
 ७; ३,८; ९; २,३,९; १४; ४, १-  
 १५; ४,१,६; ९-१२; १९; ५,२,  
 १: ६,१, २१; ९, ४,१,२; ४;  
 ५,१,३६; १०,१,१,६: ११; ३,२;  
 ३,३,८; ४,२,२७: ३०; ३१; ५,  
 २,२०; ६,४,१; ११,२,२,५; ५,  
 १,४; ७,२,८; १२,१,२,३; २,२,  
 २३; १३,२,५,१; १७,१,३,२५;  
 ४,३, १५-१७; ३१; ५,५,१८;  
 ६,२,२; १०,४; ७; १०; १३; १६;  
 १९; ७,१,७; २,२८; ८,१३,१; २;  
 ९,१,३; ३,१; का. १,२, २, ७;  
 ९; ३,१,१; २; ३,९; ४,१,६; ६,  
 १,७; २,३; ३,१; २,१,१,१; २,  
 ८; तै. १,१,४; ४; ५; ६; ५,६;  
 ८,३; २,३,३; ३,५,४; ४, १०,  
 १०; ५,१२,३; ४; ५; ६,१,२; ४,  
 १; ७,३,७; ४,४; ९,२; २,२,१,  
 २; ३,५; ७,२; १०,६; ७; ३,२,१;  
 ३; ९,४-७; ५,१,१; ८,८; ३,२,  
 ८,९; ३,१,५; ३,२; ७,५,३; ६,  
 ४; १०,४,२; ९,११; १०,४; ११,

५; ११, १०, ४; तैआ. १,२,३,४;  
 २,१८,१; ७, ३०, १; ५, १२, १;  
 २; ३; ६, ७, २; तां. ७, १, १०:  
 ३, ५; ६, १५; ६, ७, १८; ७, १०,  
 १६; ८, ४, १; ३; ९, २, १९; ११,  
 ३, ५; ५, ११; १२, १३, २७; २०,  
 ४, ५; जै. ३७; ६२; ६५; ७४;  
 ८८: १०२; ११७; ११८; १२४;  
 १३६; १६२; १६४: १७६; १८६:  
 १९८: २०३; २१२: जैउ. १, ९,  
 १, ४: ६; ८; १०; २, २; ४; ६; ७;  
 ८; २, ४, २, १२; ७, ६, ३, ४, ५;  
 ८, २, ६; ४, ४; प. १, १; २;  
 गो. १, २, १५: २१; ३, २२; ४,  
 ७-१०; ५, ६; ७; ९; १२; १३;  
 १४; २, ३, १३-१५; १८; २०;  
 ४, ८; ११; १५-१७.

भूना भूमन् द्र.  
 १भूमन्, भूम तै. २, ८, ६, १; ७, ७||  
 तैआ. ७, १७, १; जै. १९८;  
 भूमन: श. ९, २, ३, ४२।

२भूमन्- भूना श. १०, २, २, ३;  
 भूमा तै. ८, ५; श. १, १,  
 २, ६; २, १, ७, ५, ४, ४; २, ३, ४,  
 २५; ३, १, १, १२; ३, ३, ८, ५, २,  
 १२; ६, १, १७; ३, १९; ९, १, १७;  
 १, ३, १, ६; ५, १, १०; ५, १७;  
 ६, ३, १, ८; १०; ९, १, २, १६;  
 का. १, १, २, १; ३, ४; ७; ४, १,  
 १८; १९; २, १, २, ८; ४, ५; तै.  
 ३, ८, ५, ३०; १६, ३; ९, ८, ३;  
 जै. ९५; १४५; भूमानम् शां. ७,  
 ९; १८, ६; श. १, १, २, ६; २, १,  
 ७; ५, ४, ४; २, १, २, २; ३, ४, २५;  
 ३, ३, ३, ८; ५, २, १२; ६, १, १७;  
 ९, १, १७; ५, २, ४, १; ५, १४;  
 ३, ४, ९; ६, ६, १, ८; १०; ९, ३, १,  
 १४; ४, ३, २; का. १, १, २, १; ४, १,  
 ६; १९; २, १; २, १, २, ८; ४, ५; तै.

२, ५, ८, १२; ३, ३, ९, ६; ८, ३, ५;  
 ५, ३; १६, ३; तां. १३, ३, १५;  
 १७; १७, ११, १७; २३; १५, ३,  
 २१; १८, ७, ४; २०, १४, ६; २२,  
 १५, १०; ११; २७, ६, ३; २५, १६,  
 २; जै. ८; ९, ५; १०, ५; जैउ. १,  
 १५, १, १; गो. २, ५, ८; भूमा श.  
 २, १, ४, २८; ३, ४, ९; २४; २७;  
 ३, ६, ३, १९; ९, १, १७; १, ३, ४,  
 ९; का. १, १, ४, २५; ४, १, ७; १८;  
 २१; तै. ३, ८, ५, ३; भूमे तै. ३,  
 ४, ७, १; ९, ८, ३.

भूमि- -०मि तैआ. ६, ७, १; -मि:  
 ऐ. ७, २७; ८, २१; श. ६, १, १, १५;  
 ३, ७; ७, २, १, ११; ४, २, ७; १३,  
 ७, १, १५; १७, ८, १५, १; का. १,  
 १, ४, २५; तै. १, ५, ५, १; ३, ७,  
 ६, ४; तैआ. १, १०, १; २, ६, २;  
 ३, १२, ६; १०, १, ८; १५; तां. ७,  
 ५, २७; २०, १४, २; प. १, ६; २,  
 १०; १, १०; १२; गो. १, १, ३७;  
 ३८; २, १८; ३, १; -मि: Sडव. का.  
 १, १, ४, २५; -मिम् ऐ. ३, ३१;  
 ३८; ८, २, ५; ऐआ. ३, २, ४; श.  
 ६, ५, १, ५; ७, २, २, ९; ४, २, १३;  
 तै. २, २, ४, २; तैआ. १, ९, ६;  
 ३२, ३, ३, १२, १; २; ६, ७, १; तां.  
 २, ५, १३, ३; प. १, ६; -मी  
 तैआ. १, ८, २; -मी: शां. २२, ४;  
 तै. २, ८, १, ६; तैआ. १, ७, ५;  
 जैउ. १, २, ३, ९; १०; १०, २, १;  
 २; -मे: ऐआ. १, २, ४; श. ३,  
 १, १, १; ६, ३, ३, ११; ७, २, १, ८;  
 १३, ५, ४, २४; ६, २, १८; तै. ३,  
 १२, ६, १; तां. २०, १४, २; सं.  
 २, ४, १; गो. १, २, ११; ३, १;  
 -मी ऐ. ८, ९; शांवा. १, ७;  
 ८, ९; श. १, ७, २, १३; जै. १२०;  
 गो. १, १, ३८; -म्य: जैउ. १,

|| =ऋ. ७, ६९, २। † =ऋ. ७, ३४, ७। तत्र क्रियापदमिति द.ऋ. द्र. ‡ =य. १७, ७८। § =भूना तु.  
 ऋ. १०, १४९, ३। † =ऋ. ९, ६१, १०।

१०, २, २; -म्या श. ६, ३, ३;  
 ११; गो. १, १, ३७; -म्या: घ. २,  
 १०; -म्याम् ऐ. ७, ३१; ८,  
 ८: तैआ. १०, १, १; ३०, १:  
 -म्यै तै. १, १, ३, ७; ३, ४, १७,  
 १; तैआ. ६, ४, २.  
 भूमि-कपाल- -म् श. १३, ३,  
 ८, ३; तै. ३, १, ५, ११.  
 भूमि-जोपण- -णम् श. १३, ८,  
 ४, ११; -णस्य श. १३, ८, १, ६.  
 भूमि-त्व- -म् तै. १, १, ३, ७; तां.  
 २०, १४, २.  
 भूमि-दुन्दुभि- -भि: तां. ५, ५,  
 १९; जै. १६५; -भिम् ऐआ.  
 ५, १, ५.  
 भूमि-पाश- -म् श. १३, ८, १,  
 १६.  
 भूमि-प्रा- -प्रा ऐआ. ३, २, ५.  
 भूमि-स्पृश- -श: जै. २२.  
 भूम्य(-मिअ-)-न्त- -न्त:, -न्तने  
 तै. १, ५, १०, १.  
 भूयस्(←वहु॥)- -य: ऐ. ३, २५;  
 ४, ७; ऐआ. १, ३, ७; ५, १, ५; ६;  
 ३, ३; शांआ. १, ६; ८; १३, १;  
 श. १, १, ४, १६; ३, २, १३; १४;  
 ७, ३, ११; ८, १, ३४; ९, १, १४:  
 १५; २, २, २, २५; ३, ३, १; ३;  
 ४, २, १३; ६, १, २६; ४, २, २, १५;  
 ४, ३, ५, १०; ५, १, ११; १२; ६,  
 ८, १७; १, ५, ५, १२; १३; ६, १,  
 १, १०; १३; २, १; ३; ४; २४; २५;  
 ६, ३, १७; ७, ४, ११; ७, २, २, १७;  
 ५, १, १४; ९, १, २, १; २०; २,  
 २, २; ३, ४, २; ५, १, ३-५; ६३;  
 १०, २, ६, ५; ४, १, १४; २०; ६, ५,  
 ६; १४, ३, १, २४; ४, २, ३०; का.  
 १, ४, १, २७; तै. २, १, ४, १; ३;  
 २, ९, १; ३, ५, ५; ७, १३, ५; ८,

८, २; ३, २, ५, ४; ५, १०, ५; ७, ५,  
 १३; ६, ७; तैआ. १०, ६३, १;  
 तां. २१, २, २; जै. १२२; १४३;  
 जैड. १, २, १, १३; २, ५: सा. ३,  
 २, १२; गो. १, १, २; ६; १२;  
 २, ८; ३, २०; २, ४, ३; -य: सइव  
 श. २, ३, २, १७; १८; १०, २, ६,  
 ५; ११, १, ६, ३४; १४, ७, २, १३:  
 का. २, १, ३, १८; -य: स-य: श.  
 १, ८, १, ३३; ३५; २, २, २, १९;  
 ३, ४, ९; १३: २९: ३८; का. १, २,  
 २, १४; ४, १, ७; ११; २२; २७; तै.  
 २, ८, ८, ११; -यस: श. ६, २,  
 २, २८; तै. १, ७, ३, २; तां. १२,  
 १०, ९; जै. ६; गो. २, १, ११:  
 -यसा ऐआ. २, ३, ६; श. १०, ६,  
 ५, ६; तां. ९, ४, १५: घ. २, ४;  
 -यसि श. १, ८, १, ३३: तै. ३,  
 ५, ८, ३; १३, ३; -यांस: ऐ. ३,  
 २९; श. २, ३, २, १८; ६, २, १,  
 २४; का. २, १, १, ८; तै. १, ४,  
 ६, ३; तैआ. १०, ६२, १; तां.  
 १८, १, २; २७, ३, ६; -यांसम् ऐ.  
 ६, ३, ३; श. १, ३, २, १२; १४;  
 ११, ५, ६, ३; तै. २, २, ३, ३;  
 तैआ. २, १४, १; घ. ३, ७;  
 -यांसि श. ६, ६, १, १; १३; १०,  
 २, ६, ८; -यांसौ श. १, १, १,  
 १०; -यान् ऐ. २, ३३; ४, २३;  
 ७, ३२: ७, १३; १५; ऐआ.  
 १, ४, २; २, ३, ६; शांआ. ५,  
 ८; श. १, ३, २, १२; १३, २,  
 ११, १; १४, ७, २, २४; तै. १, ५,  
 ६, ६; २, २, ३, ३; ११, १; ७, १०,  
 १; ३, १०, ३, १; ११, ६, १; तां.  
 ९, ४, १५; जैड. ४, ६, ३, २;  
 गो. २, ५, १; -यान् सइव ऐ. ३,  
 ८; गो. २, ३, ५.

भूयसी- -सी श. १२, ४, १, ७;  
 तै. १, ५, ६, ५; जैड. १, २, १,  
 १३; -सी: श. १, ९, १, १८; २,  
 २, २, ५; ५, ४, ३, १२; ६, १, २,  
 २४; २, १, २४; १३, ३, ५, ८, ४,  
 १०; का. १, २, २, ८; तै. ३, ९,  
 १२, २; घ. १, ६; मं. १, ८, २:  
 -सीनाम् मं. १, ८, ७; -सीभि:  
 ऐ. २, १३; -सीम् तै. १, ७, ३,  
 २; -सीषु ऐआ. ७, ३, २; -त्य:  
 ऐ. ६, १४; श. ११, ८, ४, ५; तां.  
 २१, २, १; -त्य: सइव श. १, ३,  
 ११, २६.  
 भूयस्कर- -र श. ५, ४, ४, १४.  
 भूयस्तन- -ना: श. ६, ५, २, १९.  
 भूयस्त्व- -स्त्वेन वै १, १९  
 भूयस्त्विन्- -स्त्विन:, -स्त्विन्म् तां.  
 १२, १३, ३१.  
 भूयोऽक्ष(←र)रा- -राभि: तां.  
 ९, ३, ८.  
 भूयोऽक्षर-तर- -रागि ऐ. ४, २४.  
 भूयिष्ठ,घा- -ष्ठ: तै. २, ७, ११, ३;  
 गो. १, ३, १५; -ष्ठम् ऐ. १, ५;  
 ७; श. १, ४, ३, ६; ९; ३, १, २,  
 २१; ८, १, १, ७; ३, २, ५; ६, १.  
 १७; ९, ५, १, २२; १०, ५, २, ५;  
 ११, १, ६, २३; ३, ३, ७; ८, १, ३;  
 १२, ६, १, ४०; १३, २, ७, ९; तै.  
 ३, ११, ९, ८; ९; तां. १६, ६, २;  
 जै. ६; ८; ५०; जैड. १, ३, १, ४;  
 घ. २, ४; गो. १, २, १९; ३, ४;  
 २, ६, ७; -ष्ठस्य श. ६, २, २, ९;  
 -घा तैआ. ६, ९, १; तां. २, ८,  
 २; जै. १०२; १६०; -घा: ऐ. ७,  
 १८; शां. ६, ११; १८, ६; २८, ९;  
 श. १, ८, १, २८; २, १, २, ३; ४, ५,  
 ५, १०; तै. २, २, ९, ६; ७, १०, १;  
 ११, ३; ३, ११, ९, १; ८; ९; तैआ.

१०,६२,१<sup>३</sup>; तां. ६,४,१४; १२,  
१२,९<sup>३</sup>; २१,१४,३; जै. १४<sup>५</sup>;  
१६०; जैड. १,१२, १,५; ३,२,  
२,६; गो. २,४,१३<sup>३</sup>; -घाःऽडव  
श. १,१,१,३; ९,३,९; २,४,१,  
९; ४,६,६,६; का. २, १,१, ३;  
-घान् ए. ६, २४: श. ४, ६, ७,  
१४; -घानि श. ४, ५, ५, १०<sup>३</sup>:  
तां. ७, ३, १६; जै. ५०<sup>३</sup>; १६०:  
-घाम् श. ३,६,३,११; ४,३,४,  
१२; १४,८,३,१; तै. २, ८, २,३;  
तैआ. १,८,८; -छे जै. ६<sup>३</sup>; -छेन  
ए. ५,३४; गो. १, ३, ४; -छेषु  
ए. ६, २५: -छौ श. ७, ५, २,  
१५; १६.

भूयिष्ठ-भाज्- भाग् श. ४, १,  
३, ११; -भाजः तै. २, ५, ८, ५; ३,  
७, ११, ५; तैआ. ४, ५, ६; ४२, ५;  
-भाजौ श. १, ६, ३, १८.

भूयिष्ठभाक्तम(-ञ्+तमप्)- मः  
तैआ. ५, ७, ५.

भूयिष्ठा(-ष्टअ)-क्षर- म् तां.  
८, ५, २<sup>३</sup>.

भूरः(ः) ऐ. २, ३१; ३२: ३७; ५, ३१<sup>३</sup>;  
३२<sup>३</sup>; ३४<sup>५</sup>; ८, ७<sup>५</sup>; ११; १३; १८;  
२७; ऐआ. १, ३, २<sup>३</sup>; ५, १, ४; ३, २;  
शां. ३, ५; ६, १०; १२<sup>३</sup>; १५, २;  
२७, ६; श. २, १, ४, ११-१३;  
१४<sup>३</sup>; २५-२७; ४, १, १<sup>३</sup>; ३, २, २,  
६; ४, ९, २, ४; ७, ४, २, ७<sup>३</sup>; ८,  
७, ४, ५<sup>३</sup>; १६, १, ६, ३; ५, ८, ४; ६;  
१२, ४, १, ८; ८, ३, १८; ३०; १३,  
२, ६, ८; १४, ८, ६, ४; ५, ९, ३, ७<sup>३</sup>:  
११; १३; ४, २, ५<sup>३</sup>; का. १, १, ४,  
१०-१४; २३; २४<sup>३</sup>; ४, २, १; तै.  
१, १, ५, १; २; २, १, ९, ३; २, ४, २;  
४, ३, ८; ५, ७, २; ६, ५, ८; ६, ५: ३,  
५, १, १; ७, १, ३; २, १: ६, ३; ७, २;  
९, ३; ९, ४, ५<sup>३</sup>; १०, २, १<sup>३</sup>; ५, १०:  
११, २, ४; ३, १; ४, २; ५, ३; तैआ.

१, १४, ४; १५, १; १६, १; १७, २:  
१८, १; ३१, ३; ४<sup>३</sup>; २, ११, १;  
१९, १<sup>३</sup>; ३, ६, १; ४, ४, १; १०, ५;  
२०, १; २१, १; ४०, १<sup>३</sup>; ४२, २<sup>३</sup>;  
५, ८, ११; ७, ५, १<sup>३</sup>; ३; ६, १;  
१०, २, १<sup>३</sup>; ३, १<sup>३</sup>; ४, १<sup>३</sup>; ६, १, ८,  
१; १५, १; २२, १; २७, १<sup>३</sup>; २८,  
१<sup>३</sup>; तां. १, १, ५<sup>३</sup>; जै. १२३;  
प. १, ५<sup>३</sup>; ६; जैड. १, १, १, ३;  
७, १, ६; २, ३, ३; ७; ३, ४, १,  
८; ३, २; ४, ४; ६; ४, ५, १, ५: १२,  
२, १: ८, ६; मं. १, ६, ३०; २, ४,  
५; १४; गो. १, १, ६<sup>३</sup>; १७; २७;  
२, २४; ३, ३<sup>३</sup>; ५, २४; २, २, १४<sup>३</sup>;  
भूरः(ः)ऽभूरः(ः) ऐआ. २, १, २.

भूरि-रयः तैआ. ६, ६, २; -रि ऐ.  
५, ८; श. ३, ७, १, १५: ८, ३,  
३७; तै. २, ४, ७, ८; ७, १५, १:  
३, ६, १०, ५; तैआ. ७, ४, १:  
-रिम् तै. २, ८, ४, ८; -रीणि तै.  
२, ५, ८, ११; -रे: श. ४, ४, १,  
६; तै. ३, ५, ७, ३.

भूरि-कर्मन्- मां तै. ३, ७, ६, १३.  
भूरि-दा- दाः तै. ३, १, १,  
१०; ११.

भूरि-पु(त्र→)त्रा- त्रा तैआ. ४,  
५, ४; ५, ४, ८<sup>३</sup>.

भूरि-भा(र→)रा- राः जैड. १,  
२, ३, ९; १०.

भूरि-रश्मि- र्शमी तै. २, ८, ९, २.

भूरि-रेतस्- ताः तै. २, ६, ८, ४.

भूरि-वर्षस्- र्षसः श. ७, ३, १,  
३१.

भूरि-श्रद्ध- द्वाः श. ३, ७, १, १५.

भूर्यो(-रिऽओ-)-जस्- जाः ऐआ.  
१, ३, ४<sup>३</sup>; शांआ. २, १.

भृष्णु- ष्णुः ऐ. ७, १५.

भृपत्(√भृप्)- पत् तै. २, ५, ४, ५.

√भृ, विभक्ति ऐ. ८, २६<sup>३</sup>; ऐआ. २,  
२, २<sup>३</sup>; ५, १<sup>३</sup>; शां. १२, ४; ५<sup>३</sup>;

६<sup>३</sup>; १८, ४; शा. १, ४, २, २; ५, १,  
८; २, २, १, २१: ३, ३, ३<sup>३</sup>; ३, १,  
२, १४; १६: २९; ५, ३, १, ४: ६,  
४, २, १: ६, १, २३; ७, १, १<sup>३</sup>; २;  
३; ६<sup>३</sup>; ७; ८; १०: ११; १२<sup>३</sup>; १३<sup>३</sup>;  
१४; १५: १६<sup>३</sup>; १७-२१; २२<sup>३</sup>;  
२४; ७, ४, २, २; ३५; ६, ५, १,  
६८; का. २, २, २, ३; तै. २, ४,  
२, ७; ६, ८; ६, ४, ६; ३, ३, ९, १०;  
विभक्ति श. २, ३, ३, ३; ३, ६, २,  
२०: ६, ३, १, ४१; ७, १, ३-५;  
१८; ८, १, १४; ७, १, २, १०; ८,  
१, १, ९; ३, १; ९, ५, १, ६२: ६७;  
१०, २, ६, ९; १४, २, १, २१; ४, ४,  
१-३; का. १, २, ४, ९; ४, १, ६;  
तैआ. ३, ११, ४; ११; १४, १<sup>३</sup>; ४,  
१७, १; १०, १, २; तां. १६, ६,  
१३; जै. ५९; ७१; १८०; जैड.  
३, ६, ८, १; २<sup>३</sup>; गो. २, ३, ९;  
भरते तै. २, ८, ५, ३; भरति शां.  
३, २; श. १, ४, २, २; ५, १, ८;  
भरति श. ६, ४, ४, ८; ८, १, १,  
९; विभूतः श. ३, १, २, २१<sup>३</sup>;  
६, ४, १, ११; भरन्ति श. २, ४,  
२, १५; भरन्ति तै. २, ४, ७, ९;  
३, १२, १, १; जैड. ३, ५, ८, ११;  
विभ्रति श. ८, १, २, ११; ३, १;  
४, १; ९, २, ३, २४; ४, १, १<sup>३</sup>; ५;  
विभ्रति श. ४, १, २, १०; ६, ७,  
४; ८, १, २, ११; ४, १; तै. २, ८,  
९, २; भरसे तै. ३, १, ६, ४;  
विभ्रपि शां. ८, ४; श. १४, २, १,  
१५; विभ्रपि तै. २, ८, ६, ९<sup>३</sup>; तैआ.  
४, ५, ७; ५, ४, १०; जै. १८०;  
विभृथः तै. १, २, १, १४; भरामि  
श. १, ८, ३, २, २; तै. ३, ३, ९, ६;  
७, ४, १०; विभ्रमि श. ३, १, २,  
१७; तै. १, २, १, २७; २, ५, ८, ७;  
जै. १४४; भरामः श. ६, ४, ४,  
१४<sup>३</sup>; भरामसि श. ७, ३, १, २, २;

† 'भूयिष्ठो' इति मुपा. अष्टः ।

वभार श. १, ४, १, १०; गो. १, २, २०; भरिष्यति तां. ८, १, ४: १३, ४, १७; भरिष्यसि श. २, ३, ३, २; भरिष्यामि श. २, ३, ३, २; भरिष्यामः श. ६, ३, ३, ४; ५, २, २२; विभारत् तैआ. ६, ६, १; विभारसि श. १, ८, १, ३; विभर्तुं श. ६, ५, १, ११; विभृताम् श. ७, ५, १, १०; विभृताम् तै. ३, ७, ४, १३; भ्रन्तु श. ९, २, ३, ७; भर ऐ. ७, १७; श. ३, २, २, २५; तै. ३, ५, ७, ४; विभृहि श. २, ३, ३, २; ४, ७; ६, १, २, ३; ८; विभृहि श. १, ८, १, २; का. १, ४, १, ६; भरतम् तै. ३, ७, ५, ५; भृतम् श. ६, ४, १, १०; विभृतम् श. ६, ४, १, १०; भरत शांआ. २, १६; तै. २, ८, ६, ८; विभृत श. ४, ४, ५, २१; विभृत श. ६, ८, २, ३; ज. ९२; विभरागि श. ६, ६, ४, ८; भराम सं. २, ४, ३; अभारत् सं. १, ५, ७; अविभः श. २, ३, ३, २; १०, ६, ५, ४; ११, ३, १, ८; तैआ. ६, १, १; अविभरुः श. ६, ७, १, १; ६; ७; १२-१५; २२; विभृयात् शां. ६, ९; श. ६, ५, १, ११; ८, २, ३; गो. १, २, २०; अभार्षीत् श. ७, १, १, ४२; ४३; का. २, १, २, १६; अभार्षुः श. १, १, २, २३; अभारः श. ७, १, १, ४३; अभार्षीः तां. ८, ८, १६; अभार्षम् ज. ७१. वुभूर्षति श. १०, ३, ५, ९; १४, ४, १, २०. विभ्रव- ती- गद्र. भृत्- -त्तः श. ९, ५, १, ६५; तैआ. ३, १४, १; -त्तम् श. ९, ५, १, ६५; तै. २, ६, १०, १. भृति- -तिः श. १, ८, १, २. भृत्वा श. १, ८, १, ५; तां. ६, १, ३. भ्रियमाण, -णा- अद्र.

भृगु(√भ्राज्)- -गवः श. २, ३, ४, १४; ४, १, ५, १; का. १, ४, १, १२; गो. १, २, ९; -गुः ऐ. २, २०; ३, ३४; श. ११, ६, १, १; तै. १, ८, २, ५; तैआ. ९, १, १; तां. १८, ९, १; जैड. ४, ५, १, ३; गो. १, १, ३; ४; -गुःऽइव गो. १, १, ३; -गुम् जै. ४५; गो. १, १, ४; -गुभिः श. ९, २, ३, २८; ५, १, ३१; -गूर गो. १, १, २९; ३९; -गूगाम् शां. ३०, ५; श. १, २, १, १३; का. २, १, ४, ११; तै. १, १, ४, ८; ३, २, ७, ६; तैआ. ४, ३, ८, १; -गोः गो. १, १, ३.

भृगु-चक्षुस्- -क्षुमी गो. १, २, २२.

भृगु-त्व- -म् गो. १, १, ३.

भृग्व(-गुऽअ)-ङ्गिरुस्- -रसः गो. १, १, २९; ३१; २, ९; २२; ३, १; ४; ५, २५; -रसाम् श. १, २, १, १३; का. २, १, ४, ११; तै. १, १, ४, ८; गो. १, २, ९; २८; ५, २५; -रोभिः गो. १, २, ९.

भृग्वङ्गितो(-रसूऽअ)-नय- -म् गो. १, १, २९; ३९.

भृग्वङ्गितो(-रसूऽअ)-रूप- -म् गो. १, १, ३९.

भृग्वङ्गितोविद्(-रस्/विद्)- -वित् गो. १, २, १८; ३, १; ५, ११; २५; २, २, ५; -विद्ः गो. १, ३, १; -विदम् गो. २, २, ५; -विदा गो. १, १, २९; -विदम्यः गो. १, १, २८.

भृत्या(-त्यऽअ)-तिथिशेष-भोजिन्- -जी सा. १, ३, ६.

भृष्टि-मत्- -मतः आ. जैआ. १, ३२७; -मन्तम् जै. ७५.

भेकुरि- -रयः श. ९, ४, १, ९.

भेत्तत्रै(√भिद्) श. ९, १, २, १२.

भेतुम् तां. १९, ७, १.

भेत्- -त्ता ऐ. ८, १२.

भेषज्(√भिषज्)- -जम् ऐ. ५, ३४;

ऐआ. १, ३, ४; शां. ३, ६; ९; ५, ७; ८; ६, १४; ८, ६; ७; १६, ७; २७, २; २९, ३; ४; श. १, ९, १, २७; २, ६, २, ११; १६; ४, ४, ३, १३; ५, १, ४, ६; ६, ४, ३, ५; ८, २, ६; ७, २, ४, २०; २८; १२, ७, १, ४; २, ३; १३, २, ६, १२; ३, १, १; ५, ४; का. १, ६, २, ६; ८; २, २, १, ८; तै. १, ३, ५, २; ६, १०, ४; ७, ३, ५; ८, ५, ६; ६; २, ४, १, ७; ८; ९; ५, ६, ४; ८, ६; ६, ११, १; २; ४; ५; ६; ७; ९; १०; १२, २; ४; १७, ७; १८, ४; ३, ५, ११, १; ७, ५, १; ११, ३; ९, ५, ४; १५, ३; १२, ५, २; तैआ. १, ९, ७; २६, ५; ४, ४, २, १; २; ४; ५, ७, ३; तां. ६, ९, ७; १२, ९, १०; १६, १०, १०; २३, १६, ७; जै. १८०; १९४; १९७; १९८; सा. ३, ५, ४; प. ४, ५; ५, १; ८; गो. १, ३, ४; १३; २, १, २, ५; -जा तै. २, ५, ८, ६; -जानि ऐ. ३, ४०; तै. ३, १, २, ७; ८; -जाय तां. १६, १२, ५; -जेन श. ७, २, ४, १९; २०; २८; -जैभिः तै. २, ८, ६, ८; -जैभ्यः तै. ३, १, ५, ९; -जैः तै. २, ६, ११, ६; गो. १, ५, २, ४.

भेषजी- -जीः ऐ. ८, ७.

भेषज्-ता- -तार्यै तै. १, ५, ९, ८; तै. २३, १६, ७.

भैक्ष(←भिक्षा)- -क्षम् तैआ. १, ३२, १; ना. १, ४, १; ३, ७, ३; सं. ५.

भैक्षार्थ- -र्थाय सा. १, ४, १.

भेषज्य(←भिषज् वा भिषज्)- -ज्यम् शां. ५, २; १६, ७; ८; १८, १; श. १२, ७, १, १२; -ज्याय श. १२, ८, २, १६; ३, २; गो. २, १, २६; ५, ६; -ज्याय तां. १६, १०, १०; -ज्येन तै. २, ६, ५, २.

भौषव्य-यज्ञ- -ज्ञाः शां. ५, १; गो. २, १, १९.  
 भौषव्यमाण(√भुञ्ज्)- -गः गो. १, २, ८.  
 भोग- -गः श. १४, ४, १, ३-७; तैआ. ३, १४, ४; -गम् श. ५, १, ५, २८; तै. २, ३, १०, ३; -गाः ऐ. ७, १३; -गान् जैट. १, १२, १, ७; मं. २, ४, ९; -गाय तै. २, १, २, ४; -गे श. ३, ९, २, २७; -गैः श. ११, ५, ७, ६-९; तां. १३, ५, २२.  
 भोरय- -व्याय शांआ. १, ८.  
 भोरयन्ता- -म् शां. १, १.  
 भोज- -जडइति ऐ. ८, १४; -जम् ऐ. ८, १२; १७; -जेपु तै. २, ८, ८, ६; ७. भौषव्य- द्र.  
 भोज-पितृ- -तरम् ऐ. ८, १२; १७.  
 भोजन- -नम् शांआ. ९, १; तैआ. १, ११, ३; सा. १, ३, ८; ६, १; -नस्य तै. २, ७, १३, ५; मा. ३, ३, २; -नानि शांआ. १२, २; श. ५, ५, ४, २४; तै. २, ४, १, १; २, ४; ६, १, ३; ८, ८, ४; -नेभ्यः तैआ. ४, २८, १.  
 भोजनीय- -म् गो. १, ३, १९.  
 भोजयित्वा ऐआ. ३, २, ४; सा. १, ८, १३.  
 भौष्य(←भोज)- -व्यम् ऐ. ७, ३२; ८, १४; १५; १६; १९; -व्याय ऐ. ८, ६; १२; १३; १४; १७; १८; १९.  
 भौष्यः(ः) श. १०, ३, ३, ५; ११, ४, ३, २०; ६, १, ३-६; जैट. ४, १०, ४, ७; ११, २, ६; सा. १, ५, १५; गो. १, १, ३१; ३२; २, ५; ३, ५; १३; १४; भो३ः श. १०, ३, ४, २; १४, ९, १, १.

भौष्य(←भूमि)- -म् तां. २१, १४, १४; गो. १, २, १४.  
 भौष्यन्(←भुवन)- -न्न ऐ. ८, २१; श. १३, ७, १, १५; -वनः ऐ. ८, २१; श. १३, ७, १, १४; -वनम् ऐ. ८, २१; -नाय श. ५, २, १, २.  
 भौष्यन्त- -नः श. ८, १, १, ५; तां. २०, १३, ४; जै. १२.  
 √भ्रश्, भ्रंशते ऐ. ७, ५; भ्रश्यते तैआ. १, ६, ३; भ्रंश्यन्ते तैआ. १, ३, ४; भ्रशत् श. ६, ७, ३, ७.  
 भ्रज(√भ्राज्)- -जः श. ८, ५, २, ५.  
 भ्रमत्(√भ्रम्)- -त् श. १४, ९, ३, ९; √भ्रस्ज्, अभ्रज्यत गो. १, १, ३.  
 भ्रस्ता-कर्म-कृत्- -कृत्ऽइव तैआ. १, ७, २.  
 √भ्राज्, भ्राजन्ते श. ७, ३, १, २९; भ्राजन्तेऽइव श. ३, ५, १, ३६; भ्राजसे तै. ३, १, ६, ४.  
 भ्राजयति श. ३, ६, १, १२.  
 भ्राज्- भ्राद्, भ्राजम् श. ३, २, ४, ९.  
 भ्राज- -ज श. ३, ३, ३, ११; -जः शां. २, ५, ५; तैआ. १, ७, १; -जस्य तैआ. १, १६, १; -जाय श. ४, ५, ४, ११; ६, २, २.  
 भ्राज-पटल-पतङ्ग- -क्ताः तैआ. १, ७, ३.  
 भ्राजाभ्राज- -जे तां. ४, ६, १४; आ. २, २३, ५; जैआ. २, २३; १३; सा. २, १, ६.  
 भ्राजत्- -जन्तः श. १, ४, १, १२; ४, ५, ४, ११; १२, ४, ४, ५.  
 भ्राजद्(-जत्ऽकृ-)- -ष्टयः ऐआ. १, ५, ३; शां. २३, ८; २, ५, ९; शांआ. २, १८; -ष्टिभिः मं. १, ७, ६-८.  
 भ्राजमान, ना- -नः श. ३, ३, ४, ८;

तै. २, ८, ७, ३; -नम् तै. ३, १२, ३, ४; -ना श. ११, ४, ३, १; -नाः ऐ. २, ११; -नाम् श. ११, ४, ३, १.  
 भ्राजम्- -जः श. ४, ५, ४, ५; तै. ३, ११, १, २१; तैआ. ४, ४२, ३; १०, २६, १; -जसा श. ५, ४, २, २; ३, ८, २, ६; तैआ. १०, १, १; -जसि श. ४, ५, ४, १२.  
 भ्राजस्वत्- -स्वते तैआ. ३, १६, १.  
 भ्राजिष्ट- -ष्ठ, -ष्ठः श. ४, ५, ४, १२.  
 भ्राजिष्मत्(←भ्राजस्+मत्पु)- -माम् शां. २, ५, ५.  
 भ्रातृ(√भृ)- -न्तः तै. २, ८, ६, ५; -तरः ऐ. ५, १४; ७, १७; जै. १८८; -तरम् जै. १५३; १७१; २०५; सा. १, ५, ८; गो. १, २, ४; -तरो श. ११, १, ६, १९; जै. ६१; -ता ऐ. २, ६; श. ३, २, ४, २०; ७, ४, ५; ४, १, ५, ३; १२, ५, २, १५; ९, २, ४; तै. ३, ६, ६, १; तैआ. १, ३१, ५; २, ६, २; जैट. ३, २, ३, ८; ४, ९; मं. २, २, ९; -तृभिः श. ८, ६, ३, १९; -तृभ्यः गो. २, १, ७; -त्रा श. ४, १, ५, ३.  
 भ्रातृ-व्यङ्- -व्यः ऐ. २, १५; १६; ३१; ३, ३, ६, ४; ऐआ. २, १, ४; ८; शां. १७, १; १८, १; श. १, ६, ४, २०; ३, ५, ४, ३; ८, ४, ४, ३; १०, ६, २, १०; १२, ४, ३, ८; १३, १, २, ९; ३, ४, ३; ६, १, ९; १४, ४, १, ८; का. १, १, २, १०; ११; तै. १, ४, ९, ५; ५, ६, ५; ६, ६, ५; २, १, ५, ११; २, ४, ६; ३, २, ९, ४; ५, ८; ३, ५, १; ८, ४, १; ९, ११, ३; तां. ५, ५, १५; १०, ७, ३; ११, ३, ७; १६, १२, ३; १८, १, ६; २१,

०←भवत्- इत्यस्य सम्बुद्धौ रूपमिति काशिका पा. ८, ३, १, वा. २ । † Mtv. इत्यस्य 'भ्रज- न०' इति चिन्त्यम् । † 'भ्रमदक्षि' इत्यस्य स्थाने 'भ्रमसि' इति दकाररहितो W-मुपा. अशुद्धः । † † = 'मस्त्रा-' गद. । † 'भ्राजमृष्टिभिः' इति मुपा. चिन्त्य एव । तु. क्र. द्र. । † पा. ४, १, १४४ इति सूत्रेण व्यन्प्रत्ययः ।



१२, ४; १३, ३; जै. १४; २३; ४९;  
 ६३; ७४; १३२; १३६; १३७;  
 १४४; १५३; १५५; जैष्ठ. १, १५,  
 ४, ४; ष. ४, ५; ९, २; गो. २, २,  
 २; ११; ६, १४; -व्यम् ऐ. १,  
 १३; ९, २४; ६, ४; ३२; ३३; ७,  
 ५; ऐआ. २, १, ८; शां. ४, ७;  
 श. १, २, १, ७; १०; १२; ४, २, १;  
 ४, १, ३८; ५, २, २; ३, १८; ६, ३,  
 २६; २८; ३२; ४, १९; ८, २, १७;  
 ९, १, १८; २, १, २, १७; ४, ४, १५;  
 ५, ३, १-४; २०; ४, १; ३, १, १;  
 ३; ५, २, ३, ७; ४, ३; ३, ५, २८; ६,  
 ५, २, २, २; ७, ४, २, ३, ३; ३४; ८,  
 ५, ३, ८; ११, १, ३, ६; २, ७, २४;  
 २६; ४, २, १; ५, ९, ५; १२, ४, ३,  
 ८; ४, ३; ७, ३, ४; ९, ३, ९; १३, १,  
 ३, ६; ७; ६, १, ९; का. १, १, २,  
 ११; ३, ४, ९; ५, २, १-४; १९; ३,  
 १; २, १, १, १४; २, १०; ४, ५; ८-  
 १०; २, २, २; १२; तै. १, २, ५,  
 ३; ४, ४, ७; ७, २; ४; ६, ५, ४; ८,  
 ६, १; २, १, ३, ९; ४, ४; ४, २,  
 ४; १८, १, ४; ३, १, ४, ७; २, ९,  
 ५; १२; १०, १; ३, ५, ४; ९, ७, ५,  
 १, १; ८, ४, १; २; ८, २; ३, ९, ३;  
 १७, १; ३; १२, ५, ६; तां. २, ७,  
 २; ९, २; ८, ३, २; ९, ३; १६; ९, १,  
 २; २२; २, १२; ११, ५, ९; १२, ३,  
 १४; ६, ६; ९, २, २; १३, २; ३, १;  
 १४, ४, ५; १६, २, २; ४: ३, २;  
 १९, १८, २; २०, ६, १; ८, १;  
 २२, १४, ५; जै. १५; १६; २, १;  
 २२; ३२; ४५; ४६; ४९; ५०;  
 ५३; ६६; ६७; ७३; ७८; ८८;  
 ११०; १३७; १४१; १७२; १९०;  
 १९६; २०१; २०५; २०८; जैष्ठ.  
 १, ४, २, ५; ९, २, ५; १४, ४, ६;  
 २, २, २, ८; ३, २, ९; ३, ६, ९, ८;  
 आ. १, ३९९; प. २, ३; ७; ३,

२-६; ४, ४; गो. २, १, १८; २,  
 ७; ३, १८; ४, ११; ६, १२; १३;  
 -व्यस्य ऐ. ६, ३६; शां. १४, ५;  
 श. १, २, १, ७; १०: ९, २, ३, ८;  
 १३; २३; २९: ११, ४, २, ९; १३,  
 ५, ९, ५; ८, ३, ७-११; तै. १, २,  
 ६, ७; ५, ६, ५; ६, ७, ४; २, २, ६,  
 ४; ४, २, ३; ७, १८, ३; ३, २, ९,  
 १०; १०, २; तां. ८, २, ८; ३, ४;  
 ४, ७; ६, ७; ९, १, १३: १८; १२,  
 ४, १०; २१, १३, ५; जै. ५१; ७८;  
 ८१; १६५; १८७; १९१; -व्या:  
 ऐ. ८, २६; २८; शां. २७, ५;  
 तै. २, १, ५, ११; ३, २, ५, ९;  
 तैआ. ९, १०, ४; गो. २, २, ९:  
 -व्याणाम् गो. २, ६, १३; -व्यात्  
 श. १२, ४, ४, २; ३; तां. १२,  
 १३, ३०; प. २, ३; -व्यान् शां  
 ३, २; ४, १; ८; ७, २; १०; ८, ८;  
 १२, २; श. १, ६, १, २; ७, ४,  
 २, ३, ३; ३४: १२, ९, ३, ९; १३, ८,  
 १, ५; २, १; १४, ५, २, १; तै. १,  
 १, २, ६; ५, ५; ५, ९, ७; ६, ६, ३;  
 ८, ३, ४: २, २, ४, ७; ७, ३; ३, ३,  
 ९, १; ७, ६, ७, ९; जै. १५; १८;  
 गो. २, २, ९; -व्याय ऐ. २, १;  
 ३५; ३, ७; ४, १; ५, २, ४; ६, ३५;  
 शां. १४, २; श. १, २, ४, ३; ३, ५,  
 १६; ४, ३, ३, ५; का. २, २, २, २;  
 तै. १, ६, ७, ३; ७, ६, ७; २, १, ५,  
 ११; २, ६, ४; तां. ७, ५, १३; ८,  
 ५, ३; १९, १८, ३; जै. १३७;  
 जैष्ठ. १, १, ७, २; गो. २, ३, ३;  
 -व्ये श. १, ५, ३, २०; तै. ३, २,  
 ७, ९; जै. १४४; गो. २, ६, १४;  
 -व्येण श. १, ५, ३, १९; तै. २,  
 २, ८, १; -व्येस्य: तै. २, १, ५,  
 ११; ३, २, ४, २; तैआ. १, २६,  
 ६; गो. २, २, २; -व्यौ जै.  
 ४६.

भ्रातृव्य-जन्मन्- -माऽइव श.  
 १, ६, ४, १८.  
 भ्रातृव्य-द्वैवर्त्य, त्यां- -त्य: श. २,  
 ३, २, ६; तै. १, ६, ५, ४; -त्या तै.  
 २, २, ६, ४; ३, ३, ५, ४; ७, ९; ९, ७.  
 भ्रातृव्य-लोक- -क: शां. २७, ४;  
 जै. ७३; १३७; -कम् श. ४,  
 ३, २, ६; तां. १२, १३, २६; जै.  
 ७७; १३७.  
 भ्रातृव्य-वत्- -वत: प. ४, ४;  
 -वता ऐ. ३, ७; गो. २, ३, ३; -वत  
 तां. ८, २, ७; -वान् श. १२, ७,  
 ३, ४; तै. १, १, २, ६; तां. २, ९,  
 २; १२, ६, ६; १६, १२, २; २०,  
 ६, १; ८, १; २१, १२, ३; जै.  
 ४५; ६६; १३६.  
 भ्रातृव्य-हन्- -हा ऐ. ४, २;  
 तैआ. ४, १, ३; ६; जै. ४५; १७२;  
 १९५; २०१; २०५; २०८.  
 भ्रातृव्यघ्नी- -घ्न्य: जै. ५३;  
 १९०.  
 भ्रातृव्या(-व्यऽअ-)प-भ्रुति  
 (√भ्रुद्)- -त्थै तैआ. ९, ९, ७.  
 भ्रातृव्या(-व्यऽअ-)भि-भ्रुति- -त्थै  
 श. १३, ३, ४, २; तै. ३, २, ५,  
 ९; ३, ७, १; ९, ११, ३; गो. २, २, २.  
 भ्रियमाण, णा- -ण: तैआ. ३, १४,  
 १; जै. २०७; गो. १, २, २०;  
 -णा तैआ. ६, १२, १.  
 भ्रुमि- -म् तै. २, ५, ५, ४.  
 भ्रु(√भ्रम् उणा.)- भ्रुवम् श. ३, २, १,  
 २९; भ्रुवि तै. २, ६, ४, ५; भ्रुवो:  
 श. १२, ९, १, ५; भ्रुवौ श. १, ३,  
 ४, १०; १०, १, १, ८; १४, ९, ४, ५.  
 भ्रूण-हन्ता- -णघ्ने तै. ३, ९, १५, ३;  
 -णहा श. १४, ७, १, २२; तैआ.  
 २, ८, १; १०, १, १५; सा. १, ५,  
 १६.  
 भ्रूण-हत्या- -त्यया शांआ. ५, १;  
 -त्या तै. ३, ९, १५, २; जै. १९३;

-त्याम् तै. ३. ८, २०, १; ९.  
१५, २; तैआ. १०, ४९, १; जै.  
१९३; -त्यायाः तै. ३. ८, २०, १;  
९, १५, २; तैआ. २, ७, १; ८,  
१; -त्यायै तै. ३. ९, १५, २; ३.  
श्रेय(√श्रेय्)- -यः शां. ११, ८; २७.  
१; -यम् ऐ. ५, ३३; जै. ३,  
४, २, ७; गो. १, ३, २; ३.  
श्रेयत्- -यन् जै. ३, ४, २, ४; ३. १.  
-०:०:-

म

म- -मः† जै. १६६.  
√मह्, अमहत् श. १३, ५, ४, ४.  
महम†- -माय सा. १, २, ५.  
महने-घा(√स्था)||- -घाः शां. २३,  
८.  
मंदिष्ट(←मंहिच्)- -०ष्ट ऐआ. ४, १,  
१; -ष्टः ऐआ. ४, १, १; २, १, २;  
तै. २, ५, ८, ९; तैआ. ४, ४२, ३;  
-ष्टस्य श. ६, ८, २, ९; -ष्टाय शां.  
३०, ९; तां. १२, ६, १; गो. २, ४,  
१६.  
मकर- -रः शांआ. १२, ६.  
मन्कार- -रः ऐ. ५, ३२; गो. १, १,  
२६; २७; -रे गो. १, १, २५.  
मकार-श्रुति- -त्या गो. १, १, २१.  
मकारा(-रऽअ)-न्त- -न्तः शां. ११,  
५; गो. २, ३, ११; -न्तम् शां.  
१४, ३.  
मकार- -रेण जै. १०४९.  
मुक्षिका- -कायाः श. १४, ६, २, २.  
मक्षु- -क्षु शां. २२, २७.  
मख(√मह्)- -खः शां. २०, ४; २१,  
३; श. ६, ५, २, १; १४, १, १, १;  
१३; २, ९; ३, ५; तै. ३, २, ८, ३;  
तैआ. ४, २, ६; ५, २, ७; ३, ३;  
तां. ७, ५, ६; गो. २, २, ५;

-खम् तैआ. ५, १, २; तां.  
७, ५, ६; -खस्य श. ६, ५, २, १;  
२; १४, १, २, ९; १२; १४;  
१७; १९-२१; २५; तै. ३, २, ८,  
३; ३, ७, ११; तैआ. ४, २, २; ३;  
४; ५; ६; ५, २, ७; ३, २; -खाय  
श. १४, १, २, ९-१४; १७;  
१९-२१; २५; ३, ५; तैआ. ४,  
२, ३; ४; ५; ५, १; ५, २, ७; ४, १;  
-खेभ्यः तै. २, ८, ५, ५.  
मख-वत्- -वान् श. १४, १, १,  
१३.  
मगध-त्रासिन्- -सी शांआ. ७, १४.  
मघ(√मह्)- -वम् ऐआ. ५, २, २;  
तै. २, ६, १३, १; -घाय ऐआ.  
५, २, १.  
मघा- -घाः तै. १, ५, १, २;  
-वाभ्यः तै. ३, १, ४, ८; -वासु  
तै. ३, १, १, ६; ७.  
मघ-वत्- -ववान् ऐ. ५, २, १; ६, १८;  
शां. २, ५, ७; ८; २६, १६; श. ४,  
१, २, १५; १६; १४, १, १, १३; तै.  
२, ६, ८, २.  
मघ-वन्- -०घवन् ऐ. ३, २०; २१; ४,  
८; ५, १९; ऐआ. १, ३, ७; ४, १, १;  
५, १, ६; शां. १, ५, ३; १९, ९;  
२३, ३; २४, ६; २६, १२; शांआ.  
२, ९; ४, ११; १२, ३; श. २, ३,  
४, ३८; ३, ९, ४, २४; ४, १, २,  
१५; १६; ३, ५, १०; ४, ४, ७; ५,  
५, ४, २६; ११, १, ६, १०; का. १,  
४, १, २७; तै. १, ४, २, १; २, ८,  
२, ६; ५, ७; ८; ९, ८; -०घवन् श.  
२, ६, १, ३८; का. १, ६, १, २५; तै.  
३, ७, ११, ४; तैआ. १०, १, ९;  
तां. ८, १, ५; १५, ४, ३; जै. १९८;  
२०८; जैट. ४, १०, ३, ११; प.  
१, १; ६; गो. २, ६, ४; १२; -ववा

ऐ. ३, ३८; ७, २१; शां. २६,  
१६; श. ६, ८, २, ९; तै. २, ५,  
३, १; ४, २; ८, ३, ७; ५, ४; तैआ.  
४, २०, १; १०, १, ११; तां. ९,  
१०, १; जैट. १, १४, ३, ६; ७;  
४, ५, १, १; गो. २, ५, १५; -घवानः  
श. १, ८, १, ४२; -घवानम् शां.  
३०, ३; श. ४, १, १०; तै. २,  
४, ४, ३; ५, ८, ९; ७, १५, ६; गो.  
२, ४, १५; -घोनः तै. २, ६, ९,  
१; -घोनाम् ऐआ. ४, १, १; तै.  
२, ७, ५, २.  
मघोनि- -निम् तै. २, ६, ७,  
५.  
मङ्कु(√मङ्क्)- -ङ्कुऽइत् श. ५, ५,  
४, ११.  
मङ्गलो(-लऽड-)-वे(-पऽई-)-प्सा-  
-प्सया श. १३, ८, १, १६.  
मजाक- -०क जै. २०५.  
√मञ्ज्(←स्ञ्), मञ्जति प. ५, ७;  
मञ्जन्ति शांआ. ३, ४.  
मञ्जयति श. ४, २, ५, १०; तां.  
१२, ३, १४; मञ्जयेत् श. ४, २,  
५, १०; अमञ्जयन् तां. १२, ३,  
१४.  
मञ्जुन्- -ञ्जभ्यः श. १२, ७, १, ९;  
-ञ्जसु जैट. ४, ७, २, ७; -ञ्जा  
ऐ. २, १४; ६, २९; ऐआ. २, १,  
६; ३, २, २; शांआ. ८, २; श. ३,  
८, ३, ११; ६, १, २, १७; ८, १, ४,  
५; १०, १, ३, ४; ४, २; ३, ३, ५;  
४, १, १७; १२, ८, ३, ३१; ९, १,  
२, ११; १३, ४, ४, ८; १४, ६, ९,  
३२; तै. १, ५, ९, ८; २, ६, ५, ८;  
तैआ. ७, ७, १; तां. ५, १, ४; जैट.  
१, १२, २, ६; १५, ३, ६; गो. १,  
५, ३; २, ६, ८; -ञ्जानः ऐआ. ३,  
२, १, २; शांआ. ८, १, २; श. १०,

† 'स्तोऽम-' इत्यत्र मकारः । ‡ '←मह् √मा' इति सा. । || =ऋ. १०, ६१, १; इ. । § 'मकारेण'  
'मार्कारेण' इति पाठान्तरे । ¶ 'मक्षु' इति संहितायां दीर्घो ज्ञेयः । †† = 'मघोन्म्' इति य. २८, ९. सुपा. । तत्र  
च 'मघवन्तम्' इति उ. म. व्याचख्यतुः ।

२,६,१८; ५,४,१२; १२, ३, २, ३; ४; १३, ४, ४, ९; गो. १, ५, ५:  
—ज्ज्ञानम् शां. ६, ७; श. १, २, ३,  
८; का. २, २, १, २, १; तै. २, ३, ६,  
२; ७, २; ६, ४, २; तां. ४, ९, २, १;  
जै. १, ६, २; —ज्ज्ञाम् ऐआ. ३, २, १;  
२; शांआ. ८, २.  
मञ्जो(—ज्जञ्जड—)पमा—मा श.  
१४, ६, ९, ३, २.  
मञ्जयित्—ता श. ४, २, ५, १०.  
मञ्जि(घ→)घा—घा ऐआ. ३, २, ४;  
शांआ. ८, ७.  
मट्वी—ट्वियम्, —ट्वी: जै.  
१८३.  
मठ—म् सा. ३, ९, १.  
मणि—णि: ऐ. ४, ६; शांआ. ११,  
८; १२, ६; ७; गो. २, ५, २;  
—णि: डडव श. १२, ३, ४, २; गो.  
१, ५, ११; —णिना मं. १, ३, ८:  
—णिम् शांआ. १२, ८; तैआ.  
१, ११, ५; ६; ६, १, ३; जै. १, २, ५:  
सा. २, २, १, ३; २, ३, ३, ४; ५, ३; ७,  
१, २, ३; ८, ५, ३; —णे: शांआ. १२,  
७; —णौ श. १२, ३, ४, २; तां.  
२०, १६, ६; जै. १, ७, ६; जैड. १,  
४, ४, ८; ३, १, ४, १, ३; गो. १, ५,  
११.  
मणि-कल्प—ल्प: शांआ. १२, ८.  
मणिका—का: ऐ, ७, १; गो. १,  
३, १, ८.  
मणि-कार—म् तै. ३, ४, ३, १.  
मणि-धनु—म् घ. ५, ८.  
मणि-मणिक-कुम्भ-स्थालीदरण—  
—णम् घ. ५, ३.  
मणि-सूत्र—म् जै. १, ७, ६; जैड. १,  
४, ४, ८; ३, १, ४, १, ३.

√मण्ट्.मण्टयेत् डडव तै. २, ३, ९, ९.  
मण्डल(√मण्ड्)—लम् श. ८, ५, ३,  
७; ९, २, ३, १, ४; ३, १, २, ६; १०, २,  
६, २; ३; ५, १, ५; २, १; ४-७;  
१८; १२, २, ४, १, ५; १४, ८, ६, ३;  
तैआ. १०, १३, १, ३; जैड. १, ९,  
३, ४; ११, १, ९; १०; ४, ५, १, ४:  
मं. २, ४, १, ३; गो. १, ५, ४; २,  
६, ६; —ले श. ४, १, १, २, ५;  
७, ४, १, १, ७; १०, ५, २, १; ३, ४;  
६; ७; १, ३: १८: २, ३; १४, ५, ३, ५:  
८, ६, ३, ४; तैआ. १०, १३, १, ३;  
—लै: गो. १, २, ९.  
मण्डु—ण्डो: जैआ. १, ४०.  
मण्डुक—क: श. ९, १, २, २, २-२४;  
तां. १२, ४, १, ६; —का: श. ९,  
१, २, २, १; —कान् तै. ३, ९, ११,  
१; —केन श. ९, १, २, २०, २, ४.  
मण्डुकी—कि श. ९, १, २, २, ७;  
—क्या तैआ. ६, ४, १, ९.  
मत्(√मत्)—तम् जैड. ४, १०, १, ६;  
२, ३; ४: —ते श. १४, ७, ३, ६.  
मति—तय: तै. २, ८, २, ४; तैआ.  
५, ६, ८; गो. २, ४, १, ६; —ति:  
ऐआ. २, ६, १; श. ८, १, २, ७, ३;  
४, २; तै. ३, ७, १०, ४; तैआ. ४,  
७, ४; १, ६, ८; ९; जैड. ४, १, १,  
७; —तिभि: श. ४, २, १, १०;  
तै. २, ५, ४, १; ३, ५, २, ३; ६, १,  
३: —तिम् श. ३, ३, २, १, २; ५,  
१, २, ८; तै. १, ४, २, २; २, ५, ४,  
६; ६, १, ४, ३; ८, २, ३; ४, ४; ३, ११,  
६, ३; —ती शां. २, ६, ९; श. २,  
६, १, ३, ८; का. १, ६, १, २, ५;  
—तीनाम् श. १, ३, २, २, १, ४; १४,  
१, ४, ३, ३, तै. २, ५, ८, १; ३, ७,

५, ३; ९, ४, ८; तैआ. ३, १, ५, १;  
४, ७, ४; ५, ६, ८; तां. ११, १०,  
६; १२, ११, ६; १, ९, ९, ३; सा.  
१, ४, ८, २, ८, १: —ते: श. १४, ६,  
५, १; ७, १, २, ८; ३, २, १; —त्या  
श. १४, ५, ४, ५; तै. २, ८, ५, ७.  
मति-मत्—मन्ता तै. २, ८, ९, २.  
मति-विद्—विद्: ऐ. ७, ३, ४.  
मत्स्न—स्नाभ्याम् तैआ. ३, २, १, १;  
श. ३, ८, ३, २, ५; १२, ९, १, ३;  
तै. २, ६, ४, ३.  
मत् अस्मद् गद्र.  
मत्प्रायण—णा: ऐ. १, ७.  
मत्सभि(त→)ता—ता: श. ६, २,  
१, २, ५; ३, १.  
मद्(—त्डड—)दयन—ना: ऐ. १, ७.  
मद्द्वि(—त्डड्वि—)तीय—या: गो. २,  
६, ६.  
मद्दे(—त्डडे—)व(त्य→)स्था—त्यासु  
तां. ८, ८, १.  
मद्दर्थञ्च्—द्विक् तै. २, ४, ३, ११.  
मत्त(√मद्)—त्त: श. ६, ६, ३, ९;  
—त्तस्य तै. १, ३, २, ७.  
मत्सर—र: तां. ६, १०, १०; १३,  
७, ४.  
मत्स्य—त्स्य: शांआ. ३, २; श. १,  
८, १, १; ३; ५; १३, ४, ३, १, २;  
—त्स्यम् श. १, ८, १, ३; सा. २,  
२, ६, १, ४; —त्स्या: श. १३, ४,  
३, १, २; जै. ७, १; —त्स्यान् सा.  
३, ३, ४; —त्स्येषु शांआ. ६, १.  
मत्स्य-कच्छप-शिंशुमार-नक्र-  
मकर-पुरीकय-जय-रजस-पिशाचा  
—चानाम् गो. २, २, ५.  
मत्स्य-हन्—हन: श. १, ३, ४, ३,  
१, २.

† महयाम्, महया: इति तां. (१६, ४, १) मुपा. अद्र. । महाघोषद्योतकोऽनुकरणशब्दोऽयम् । 'महानात्री'  
इत्यस्य निर्वचनप्रसङ्ग एतदाह । C. इत्यस्य 'मट्विय-' इति चिन्त्य एव । ‡ 'मणिजा-' इति कालि. मुपा. ।  
§ मण्डुक्यासु (स. ३, ←मण्डुक्य→क्या-) इति सा. पदच्छेदः ग्रामादिकः । तु. =क. १०, १६, १४, भा. च ।  
¶ 'मू-' इति मुपा. स्वरविचिन्त्यः । || '—त्स्याः' इति मुपा. स्वरः । † 'शिंशुमार...' पुण्डरीक जखरजसपिशाचानाम्'  
इति कालि. मुपा. चिन्त्यः । तु. अ. ११, २, २, ५ ।

मत्स्याक्षक-शङ्खपुष्पी-वचा(-चाऽ-  
अ-)  
रके(-कऽः?)-स्टी-घृन-तानि  
सा. २.७.११.

मृत्य-ल्यम् ऐ. ३, ३८; -त्येन० शां.  
११, ४: तां. २, ९, २.

मथित(√मन्थ्)-तात्ऽइव जै. १,  
१५, २, ७.

√मद्, मदति ऐआ. १, ३, ८; श. ३,  
१, १, १२; मदन्ते तैआ. २, ६, २;  
मदन्ति ऐआ. ५, १, ६; श. ३,  
४, ३, २२; तै. २, ४, ६, २; मदन्ति  
तै. ३, ६, ९, १; तैआ. ६, ३, १;  
गो. १, २, २२; माघान्तिऽइव ऐ.  
३, ३, ८; ६, ११; मदामसि ऐ. ८,  
११; ममाद् श. ४, ६, १, १०;  
तै. २, ५, ८, ९; मत्सत् तैआ. ४,  
४२, ३; मसि तां. १५, १, ३;  
सा. ३, १, ७; मदन्तु श. ३, ८,  
३, ३७; मदन्तु तै. २, ६, ११,  
१०; ममद्दि ऐ. ४, ४; शां. १७,  
४; मत्स्व ऐआ. ४, १, १; ५, २,  
१; श. ४, ३, ५, १८; अमाघत्  
शां. १५, ३; श. १३, ५, ४, १८;  
अमदन्त तै. २, ८, ३, ७; माघेत्  
श. ५, ५, १, २; तै. १, ६, ३, ६;  
माघेत् तै. १, ८, ८, ५; मदेया-  
ताम् गो. १, ५, २, १; मदेमहि तां.  
९, १०, १; मदेम ऐ. ५, १५; ६,  
२२; श. ४, १, ४, १०; तै. २, ४,  
२, ६; ३, १, १, ८; ६, १३, १; १२,  
३, ३; मदेम श. १२, ८, १, २; तै.  
२, ४, १, ३; ६, ३, १; गो. २, ६, ४;  
अमत्सत् तै. ३, ५, ९, १; ६, १३,  
१; १४, ३.

मद्वयति श. १२, ८, १, ८;  
माद्वयन्ते ऐ. ६, ११; मद्वयाञ्चकार  
ऐ. ६, १; मद्वयाम्...चकार ऐ.  
६, १; माद्वयन्ताम् ऐ. ३, २९;  
श. १, ७, ४, २२; तै. ३, १, १, १२;

७, ६, १६; तैआ. ६, १, ४; १०,  
१, १६; माद्वयस्व तै. २, ४, ३,  
१२; माद्वयस्व श. ४, १, २, १६;  
तै. २, ८, १, २; तैआ. १०,  
१०, २; माद्वय श. १४, ९,  
४, ८; माद्वयध्वम् श. ५, १, ५,  
२४; माद्वयध्वम् श. १, ८, ३,  
२५; २, ४, २, २०; ६, १, ३६;  
का. १, ३, ३, १७; ६, १, २४;  
तै. २, ८, ६, ५; ३, ७, १४,  
४; मं. २, ३, ६; अमीमदन्त श.  
२, ४, २, २२; ६, १, ३८; ४०;  
१२, ८, १, ८; का. १, ३, ३, १८; ६,  
१, २५; २७; तै. १, ६, ९, ९; २,  
६, ३, ३; सा. १, ४, २०; मं. २,  
३, ७. मत्त-गद्र.

मद्-दः ऐआ. २, २, १; श. ४,  
३, २, ५; तां. ११, १०, १; १४,  
५, १; ११, १; सा. १, ३, ४; मं. १,  
१, २; -दम् ऐ. ८, २०; ऐआ.  
५, २, १; तै. २, ४, ३, १०; तै. २,  
६, १२, ४; ३, ७, ९, ६; तां. ११,  
५, १; १, १०, २; १२, ६, ३; १२,  
४; १३, ५, १; १४, ५, १; ११, १;  
१५, ११, १; जै. ४८; -दाः तै.  
२, ६, ११, १०; -दानाम्  
शां. २३, ७; तैआ. ४, ४२,  
३; गो. २, ४, १७; -दाय ऐ.  
५, ६; ८; ऐआ. ५, २, २; शां. २३,  
२; ४, २; श. १२, ७, ३, १२;  
८, १, २; १३, ५, १, १०; तै. २, ६,  
१, ३; ७, १३, १; तां. १३, ४, १४;  
५, १; ११, ३; -दासः ऐ. ५, ८;  
-दे ऐ. ५, ६; ६, ७; ऐआ. ५, २,  
२; ५; शां. २३, १; श. १३, ५,  
१, ९; जै. १८०; आ. १, १४५;  
गो. २, ५, १३; -देऽ-दे तै. २, ४,  
४, ७; -देन श. १२, ८, १, ४;  
तै. २, ६, ३, १; -देषु ऐआ. १,

३, ४; शां. १९, ९; -दौ जैआ.  
१, ४१०; आ. १, ३३७; ४१०;  
मद-च्युत्-च्युतः तां. ११, ५, १.  
मद-पति-०ती गो. २, ४, १७.

मद्व-द्वन्तः तै. १, २, १, ५; ४, ८,  
३; २, ८, ७, ५.

मद्वन्ती-न्ती श. ३, ४, ३, २२;  
-न्तीः श. ३, ४, ३, ११;  
-न्तीभिः श. ३, ४, ३, १०; ११;  
तैआ. ५, २, १२; ४, १; -त्यः श.  
३, ४, ३, १०.

मदा-ईनिधन-नानि जैआ. १,  
५४७.

मद्विन्तम्(-दिन्+तम्)-०म् तैआ.  
३, १७, १; -सः श. ३, ९, ३, २५;  
तां. १, ३, ७, ४; -मानाम् श. ११,  
५, ९, ८.

मद्विर-राणि ऐ. ६, १२; गो. २,  
२, २३; -रेण शां. २९, १.

मद्विष्टा-ष्टया ऐ. ८, ८; २०;  
तां. ८, ४, ५; ६; १५, ११, १; जै.  
४८; १६८; -ष्टाः तां. ८, ४, ६.

मद्व-द्यम् श. ४, १, ३, १८; गो.  
२, ४, १५; -द्यानि ऐ. ४, ११.

मद्व-द्वेषु श. १४, ६, ३, १; ७, १.

मद्व-गार-रः, -रात् वं. १.

मद्व(-त्स्व-त्(मत्तुप्)-द्वत् ऐ.  
३, २९; ३८; ४, ४; ५, ६; ८; ६,  
११; शां. १५, ३; १६, १; ३; ३;  
४; ६; ८; ९; ११; १८, ६; २३, १;  
२; ३०, १; तां. ८, ४, ५; ११, ५,  
१; १०, २; १२, ६, ३; १३, ५, १;  
१४, ५, १; ११, १; १५, ११, १;  
गो. २, ४; १५-१७; -द्वान् ऐ.  
५, ७.

मद्वती-न्ती शां. १६, १; २; ६;  
१८, ६; -न्तीः ऐ. ६, ९; ११; १२;  
-न्तीभिः गो. २, ३, १६; ४, ४;  
१८; -त्यः ऐ. ४, ६; शां. १७, १;

इ कृष्टस्य क्षेत्रस्य समीकरणादिसाधनफलकम् । φ 'मत्येन' आन. मुपा. चिन्त्यः । † 'मदा (=मद-  
हेतुना)' इति वृत्तीयैकवचनं कल्पयन् सा. चिन्त्यः । तु. म. =य. २१, ४२ ।

३०, १; गो. २, ५, ५; -ल्या  
 ऐ. ३, २९; शां. १६, १; ४; ९;  
 -ल्यौ शां. १६, ११  
 मधुम्-द्वने ऐ. ४, ६; तां. ९, २, ७;  
 गो. २, ५, ३.  
 मादन-मादयध्वै, मादयित्नु-  
 अद्र.  
 मध्व्य-मधु-द्र.  
 मधु- -ध्वे शा. ४, ३, १, १४; -धु ऐ. १,  
 २२; २, २; ३, ४; ६, १०; ७, १५;  
 ८, ५; ८; १७; २०; ऐआ. १, १,  
 ३; ३, ४; ३, २, ६; ५, १, १; ६;  
 शां. १३, ६; १४, ५; २, ५, ५; शा.  
 १, ६, २, १; २; ३, १, ४, ३; २, २,  
 २; ११; २८; ४, ३, १४; १५; ७,  
 १, ११; २७; ४, १, ५, १८; ३, १,  
 १४; ५, ३, ४, १७; ६, १, २, ३०;  
 ४, २, २; ७, ५, १, ३; ४; ९, २,  
 १, १; ११; १२; ११, ५, ४, १८;  
 ७, ५; १२, ८, २, १५; १३, ८, ४,  
 ९; १४, १, १, २५; ३, १३; ३०; ४,  
 १३; २, १, २०; २, ४२; ५, ५,  
 १-१४; १६; १७; १८; १९;  
 ९, ३, ११; १२; ४, २५; तै. १,  
 २, १, ११; ४, ८, ४; २, ५, ८, ६; ६,  
 २, १; ३; ४, ३; ५; ६; ११, १-३;  
 ४; ५; ७; ८; १०; १२, २; ४;  
 १४, ५; ७, १३, ४; ३, १, २, ४; ३,  
 ४, १; ७, ६, १३; ८, १४, २; १०,  
 १०, १; २; तैआ. २, ५, १; ४, १,  
 १; २, ५; ५, १; ७; ८, ४; १०,  
 ५; ५, २, १२; ४, ४; ११; ६, ५; ७,  
 ७; ८, ११; ६, ३, २; १०, १०, २;  
 १५, १; ४८, १; ४९, १; ५०, १;  
 तां. ५, ६, १५; ११, १०, ३; १३,  
 ११, १७; १२, १५; जै. ८४;  
 १६४; १६५; १६८; जैउ. १,  
 ६, ३, १; १७, ३, १; गो. २, २,  
 २०; -धुऽ-धुऽ शा. १४, १, ३,  
 ३०; -धुऽ शा. ७, ४, २, २९;

-धुनः शा. ९, २, १, १४; १४, २,  
 १, २०; तैआ. ४, ८, ४; ५, ७, ५;  
 -धुना ऐ. २, २; २०; ऐआ. १,  
 ३, ४; ५, १, ६; शांआ. १२, २;  
 शा. ७, २, २, १०; ५, १, ३; ९, २,  
 १, ११; १३; ११, ५, ७, ६; १४, ९,  
 ३, २२; तै. २, ४, ८, ७; ५, ३, ३;  
 ६, ७, ६; ८, १; ३; ४; ३, ६, १, १;  
 ३, ४; ८ १४, २; तां. १३, ४,  
 १०; जैउ. १, २, १, ११; १७, २,  
 १; मं. १, १, ३; २, १, १६; -धुनि  
 जै. १६५; -धुनि प. ५, ६; -धोः  
 शा. ९, ५, १, ५०; १४, २, २, १६;  
 तै. १, ३, ३, ६; तैआ. २, १०, १;  
 ४, ९, २; ५, ८, १; तां. २१, ९,  
 १६; गो. १, २, ७; -ध्वः ऐ. ५,  
 १५; ६, १०; शा. ५, १, ५, २४;  
 तै. २, ४, ३, १३; ६, २; ७, ६; गो.  
 २, २, २२; ४, १७; -ध्वा ऐ. ८,  
 २०; शा. ३, ७, १, ११; ४, २, १,  
 ३३; १४, १, ३, १३; तै. २, ६,  
 ७, ६; १२, १; ३, १, २, १०; ६, २,  
 १; ३, १; -ध्वे शा. ४, ३, १, १४.  
 मध्व्य- -व्यः तै. १, ३, २, ७; -व्यम्  
 तै. १, ७, ५, ५.  
 मधुक- -रुः शां. १६, ९; शा. ११,  
 ७, २, ८; १४, ९, ३, १७.  
 मधुकु- -काय शा. १४, ९, ३, १६.  
 मधु-कशा- -शया तां. २१, १०,  
 १२.  
 मधु-कृत्- -त्तः शा. १, ६, १, १; २;  
 ३, १, ४, ३; २, २, २; ११; २८; ४,  
 ३. १४; १५; ७, १, २७; १०,  
 १०, १२.  
 मधु-ग्रह- -हम् शा. ५, १, २, १९;  
 ५, २८; -हस्य शा. ५, १, २,  
 १९.  
 मधु-च्छन्दस्- -न्द्रसः ऐ. ७, १८;  
 ऐआ. १, १, ३; -न्द्रः ऐ. ७, १७;  
 १८; ऐआ. १, १, ३; शां. २८,

२; जै. २०९.  
 मधुच्छन्दस्-स्व- -म् ऐआ. १,  
 १, ३.  
 मधु-जिह्व- -ह्वः शा. १, १, ४, १८;  
 का. २, १, ३, २०.  
 मधु-धान- -ने जैउ. १, ६, ३, १.  
 मधु-धारा- -रा तैआ. ६, १२, १.  
 मधु-नाळी(←डी)- -ळीभिः जैउ.  
 १, ६, ३, १.  
 मधुन्तम- -मानाम् शा. ११, ५,  
 ९, ८. ||  
 मधु-पर्क- -र्कम् शां. ४, १२; जैउ. १,  
 १८, ४, १; ११; -र्कान् जै. ६.  
 मधु-पुत्र- -त्रः जैउ. १, १७, ३, १.  
 मधु-प्रिय- -यम् तां. १३, ७, १; ३.  
 मधु-भाग- -गाः तैआ. ६, ८, १  
 मधु-मत्- -मत् शा. १४, ९, ३,  
 १२; तै. ३, १, १, ६; २, २; ७, ४, १४;  
 तैआ. ३, ११, ८; १०, १०, २; ४९,  
 १; तां. १, ३, १; ६, ७, ६; १३, १, ५;  
 -मतः ऐ. १, २२; तै. ३, २, ८,  
 २; ७, १०, ६; १०, ८, २; तैआ. ४,  
 १०, ५; २१, १; ५, ८, १२; तां. १,  
 ५, ९; -मता शा. १२, ७, ३, ५;  
 तै. २, ६, १, १; ११, १; -मति  
 ऐआ. ५, २, २; सा १, ४, १४;  
 -मन्तः शा. १२, ८, २, १५; -मन्तम्  
 ऐ. २, २०; ४, ४; शां. १७, ४,  
 शा. ३, ९, ४, ५; १२, ८, १, ३; तै  
 २, ६, ३, २; ८, ७, ७; तैआ. ६, १२,  
 १; तां. १, ६, १२; -मौ(=मात्)  
 ऐ. ३, ३८; ५, १६; -मात् शां  
 २५, १; शांआ १२, २; ७; शा. १२,  
 ८, १, ३; १४, ९, ३, १३; तैआ.  
 ६, ८, १; १०, १०, २; ४९, १; ना,  
 १, ४, १४; ७, १३; ३, ३, ३.  
 मधुमती- -ती शां. १३, ६; शा.  
 ४, १, ५, १७; -तीः शा. १, २, २,  
 २; ४, १, १, १३; ५, २, २, ५; ३, ४,  
 ३; २७; ६, ४, ३, २; १४, ९, ३, १३;

का. २,२,१,२: तै. १, ७, ६,१: ३,२,८,२; सं. १,८,२; -तीभिः श. १,२,२,२; ५,३,४,२७; का. २,२,१,२; तै. १,७,६,१: ३,२, ८,२; -तीम् शांआ. १२,२; श. १२, ७,३,५; तै. २,६,१,१; ३, ७, ४, १६; तां. २१, १०, १७; तैआ. ४, १, १: -त्या श. ४,१, ५, १७; १८.  
**मधुमत्तम,मा-** -मः तां. ११,१०, ३; -मस् शां. १०, ६; तै. १, ४,४,५; २,४,५,६; तैआ. ६,५, १; गो. २, २, १७; -मस्य गो. २,४, १५; -मा तैआ. ७, ४,१; -मा: ऐ. ६,३६; तां. १२,५,६; १५, १०, ३; सा. २, ५,५: गो. २,४,२; ६, १६; -मै: तै. २, ६, ७,१.  
**मधु-मिश्र-** -श्रग तैआ. ५, ९, ७.  
**मधुला(=रा)√कृ,मधुलाकरोतु** तैआ ४,२,५; ५,२,१३.  
**मधु-श्चुत्(√श्चुत्)-श्चुत्** जै. ८४; -श्चुतः श. ४,२,१,२३; ९,१,२, १८; तै. २,६,११,१०; तैआ. ६, ७,१; जै. ८४; -श्चुता जै. ८४; -श्चुताम् शां. १३,६; -श्चुते जै. ८४.  
**मधु-श्च्युञ्जि(-त्तञ्जि)-धन-** -म् तां. १३, ११,१६; १८; आ.जैआ. १, ३५५.  
**मधु-वृष-** -पा: तै. ३, १०, १०, १.  
**मधु-शाख-** -ख: तै. २, ६, १०,६.  
**मधुर्पा-** -धुपा, -धुपि तै. ३, ३, ४,१.  
**मधु-सर्पिस्-** -र्पिभ्याम् सा. २, ७,८; -र्पिपि, -र्पिपो: शांआ. १२,८.

**मधु-स्तोक-** -का:इह्व श. १, ६,३, ५; ५,५,४,६.  
**मध्वा(-धुडा)-लोप-** -म् जैउ. १, ६,३,८.  
**मध्वा(-धुडा)-हुति-** -तयः श. ११, ५,६,८; तैआ. २, ९,१; -तिभिः श. ११, ५, ६, ८; तैआ. २, १०,१.  
**मध्य-** -ध्यम् ऐ. ३, १५; ६,९; २४; ऐआ. २,३,५; शां. २२,८; २८, ९; शांआ. २, ७; श. १, १, २,२३; ४,३,१८; ६,१, १७; ८, १,९; ३,१३; ९,२,१६; ३,८,३, १८; ४, ६,८,५; ७,१,१, २२,२, १३; २३; २,१,१५; ४,१,१४; ५,१, १३; २४; २६; ८,१,३, १०; ४,३,२, २,६; ४,१९; ३,१,५; १३; २,८; १०; १२; १३; ३,२; ४; ४,३,२०; ४,८; ६,३,२०; ७,४,२१; ९, ४, ३,६; १०,३,२,५; ४,५,२; १२, ३,३,१२; ७,२,२०; १३,२,९,४; ४,४, ६; ५, ४,२४; ६,१, ११; १८; ७,१,१३; का. २,१,२,१६; तै. ३, ३,८,१०; ८,१६,४; ९,७, १; १०,४,१; ११, १०,४; तैआ. २,१९,१; ४, १९, १; तां. १७, १०,२; ३; २१, १५, २; जैउ. १, १२,३,५; ४, ११,५, १२; सा. १,१,५; २,६,११; प. २, ३; गो. २, ४,२; -ध्यम्इह्व श. १, ८, ३,१३; २,४,२,१७; ९,१,१,१२; १४,३,१,५; का. १, ३,३, १४; ६,१,११; -ध्या श. २, ३,३,६; तै. २, ८,७,१; गो. १, ४, १७; -ध्यात् ऐ. २, १८; शांआ. १२, ३; श. २,२,३,९; ३, ६,४,७; ७, २,१,१५; ८, २,१,११; १८; ३,४, १३; ४, १,६; २,१६; ७, ४,२०; २१; १०, २,६,१९; १३, ६, १, ११; का. १, २, ३, ८;

तैआ. ४,४२,५; ५, १०, ४; ६, ९,१; तां. २४, १६, ४; -ध्याय तै. ३, ८, १६, ४; -ध्ये ऐ. २, १९; ३३; ३,१०; १९; ३५; ४१; ४ १५; १८; १९; २२; २३; ६,२७; ८, २१; शां. ७,४; ११, ३; ५; १२,३; १४, १; ३; १५, ३; ४; १६, ७; १८, ९; २१,५; २२,८; २३, ८; २५,५; ८; शांआ. २,७; ४,७; श. १, १,१ ११; २, ५, १६; ७,४,१९; ८,१,९; २, ५,३, ६; ६,१, ११; ३,२,१,९; ३,२, १९; ५,१,३४; २,१०; १३; ६,१, २; ७,१,१२; ४,२,२,१६; ३,१, १२; ५,१,२,१९; २,४, ५; ४, ३, ९; ५,१,१; ६,१,१,२; २,१,२४; ७,४,११; ७,१,१,४४; ५,१,१५; २३; २,११; १४; १८; ३४; ८,१, २,७; ३,६; १०; ४,१; ३; २,४,१९; ४,४,८; ५, १,१२; ६,१, ९; २०; २३; २,८; १६; ३,४; ११; २१, ९, २,३,१७; १८; ३,१,१०; ४,१८; ४,३,६; १०, ३,३,१; ५,४,१५; ११,४,१,१५; ७,३,३; १२,५,१, १७; १३,६,१,९; ७,१, १५; ८,३, ९; १४,१,२,१७; का. १, ६,१, ८; २, १,१,९; ४,६; ३,१५; तै. १,२,१,३; ४; २१; २७; २, १,३, १; ४,५, ७; ६,१४,४; ८,३,४; ९, ८; ३, २,५,९; ७, ६,४; ७, १४; ११,९,४; ५; १२,९,१; तैआ. १, २३,६; २४,३; २,२०,१; ३, ११, ४; ६; ८; ५,१०,४; ६,६,१; १०,१, १-३; १४: ११,२; तां. २, ३,४; ७,७; ९,३; १०,२; १७,२; ६,४, ६; ११; ७,१,१०; ८,५,१२; १०, ४,५; ५,४; ५; १२,३; १२, ११, १०; १५,११,९; १६,५,२४; २०, १६,४; २३,१,४; २: ७,६; १९, ४; २४,१६,४; २५, १,२; ३; ४;

२,२; १५, १; जै. १८; जैड. ४,  
 ११,५,१४; सा. ३, ३,५; प. १,  
 २:२,४; गो. १, २,५;२,९; २०;  
 ५,१०; २,२,११;६,८; -ध्येन  
 श. ४,२,२,१६; -ध्येन श. १,४,  
 ३,१८;३,७, १,१४:९,३,१,५;  
 तै. ३, ६,१३,१: तां. २०, १४,  
 ३; गो. २,४,२.

मध्यन्तसूः( ) ऐ. १, १२; ३, १०:  
 ११;४,२३;५,३; ६,४; ८,२२;  
 ऐआ. १,२,३; २,२,१; सां.५,  
 ४;९,१; २२,६: २३,४; श. १,  
 ६,१,११;१२; १४;१५: १७; २,  
 ५,१, १०: ३,२,१, १०; ३,२,  
 १९; ८,२,२; १५;१६; ४,५,२,  
 १०; ५,१,३,४; ४,१; २,२,१८;  
 ३,३,१५;५,१; ६;४,४, २४;  
 ६,१,१,२,२; १२; २,२,७; १२;  
 १३; ७,१,२,१;५;६;१०: २,३,  
 ३;३,१,२;५; ४,१,१४; १६;  
 २,११;१३: ५,१, ११; १३;१६;  
 २४;२६; २,१४; ८,१,३, १०;  
 ४,३; २,२,५;६;९; ३,१,१३;  
 २,१०: १३: ३,२;४; १३; ४,३,  
 २०;४,८: ६,३, ४; ५;१०;७,  
 ४,८; ९,१,१,४; ३,३,१८; ४,  
 १८;४,३,६;१५: ५,१,४०; ११,  
 ४,१,४: १०;७,२,५; १२,७,२,  
 २०; १३,२,९,४; ४,४,६; ६,२,  
 ४;१५;१७: १४,८,६,२;९,४,३;  
 का. १, ४,३,८; तै. १, २,६,२;  
 ४;४,५, २;४; ६,८,६; ७,७,३;  
 ५;८, ८,५; २,२,३,१; ४,७,७,  
 २,२; ७,७; ३,१,१,५: १२;२,  
 ३,३; ३,८,१०: ६,७,२; ११,१,  
 तैआ. ९, १०,१; तां. २, ७,७;  
 १०,२;३;५; ४,५,१५; २१:६,  
 ५;१०,३; ४; ६, १,१०; ४,६:  
 ११:७,१,१०: ८,५,१३; १०,२,  
 ४: १३,६,४;९,५; १६,१५,१०:

१७,२,३;५,६: १८,८,१२; १९,  
 ३,४;४, ५; १०,८: १२; १३;  
 ११,९; २०,४,३;५; २१,७,४;  
 ५; २२,१३,३; १४,५; १६,३;  
 २३, ३,५: ४,५: ७,६; १९,३;  
 ४;२४,१५,१; १६,४; २५,१,  
 ४: १०: जै. ८; ३;५; ३६; ५५;  
 १०७; १३०: १६७; जैड. १,  
 १८, २,५; प. २, ४; गो. १,३,  
 ८;१०: २,३, १९; २३; ४,१६;  
 ६,६; मध्यन्तसूः( )ऽइव श ४,३,  
 ५,१३.

मध्यन्दिन- -न: ऐ. ३, १८;६,३०;  
 ऐआ. १, २,२; सां. २८, ९; श.  
 २,२,३,९:४,२,८; का. १, २,३,  
 ७;८;३ ३,८; तै. १, ५, ३, २;  
 तां. १५, ९, १७; २०, १६, ९;  
 -नसू ऐ. ५, ४;५; ६; ८; १२:  
 १३;१६; १७-२१: ६, ३०, सां.  
 २४, ८; तै. २, ८, ८, ८; तैआ.  
 १०, ६४, १; -नस्य तां. ४, ४,  
 ९; -ना: सां. २९, ८; -नात् ऐ.  
 ६,३०; सां.२२,७; तै. १,५,३,  
 २; -ने ऐ. ३, १०; ११; १२;  
 १३;१४:१८;२५;२८:४४;५,३;  
 ६, १;२; ५;८; ९; ११; ऐआ.  
 ५,१,१; सां. ५, ५;८, ७; १३,  
 २; १५,१; २८,९: २९,२; श.  
 १,६,३,१२;२, २,३, ९; १०;५,  
 ३,३; का. १, ५,२, ३; तै. १,  
 ४,७,६;६,६,३: ३, ८, १२, १;  
 तैआ. २,१३,१; तां. ४,४,८; ७,  
 ४,६;७;८; ९,५,५; १५,९,१५;  
 १७;१८,४,२;७,३; २३, १९,१;  
 जै. २०९; जैड. ४, ७, २, १०;  
 १४; गो. २, १, २३; -नषु सां.  
 २९, ८.  
 मध्यन्दिनायतन- -न: सां.  
 २२, ७.  
 मध्यन्दिनोत्सर्ग- -र्ग: सां. ८, ७.

मध्य-म,सा- -न: ऐ. ४,२५; एआ.  
 ३, १, ५; सां. २९, ५; सांआ.  
 ७,३;१४; श. १, ४,३,८; ३,६,  
 १,३: ११,४,२,४;१४,४,३,३१;  
 ३३:५,२,२; तां. ४, १,७; ७,३,  
 ९;१८;९,५; ९,१,१५; २४, १,  
 १०; -मसू ऐआ. ५, १,४; २२,  
 ८; श. १, ३,४,२;५;८,३, २२;  
 ३, ५,३,२३; ९,३, ३३; ६,७,  
 ३,८;२,४,४,३;६: १३, ३,३,३;  
 ५ १,५;६,१, १०;११;२, २;७,  
 १,७;८; का. १, ६,२, ४; तै. १,  
 २,३,१;२,४, २,६; तैआ. १, ८,  
 ४;५; तां.८,५,३;९,१,१२;२०,  
 १६,२;४; जै. ८८;१५३: आ.१,  
 १;५; सा. २, ४,३; नं.१,७,१०;  
 गो. २,१,१; -मया ऐ. ३, २४;  
 तां. २, १, १; प. ३,२; गो. २,  
 ३, २२; -मस्य तां. ९, १,१६;  
 प. २,१;२; गो. २, १, ९; -ना  
 ऐ. ३, २३; सां. ८, ९; श. ८,  
 ३,१,७; ११-१३;२,१; ७-१०;  
 १३;३,१-४;७,१,१९; २,१८;  
 तै. ३,११,९,६; तां. २, ३, १;  
 ८;२;३,९,२; जैड. १, १७,२,८;  
 गो. १, ५,२३; २,३,२०; -मा:  
 ऐ. ३,३७; श. १२, ८,२,३५;  
 ९,१,१०; गो. २, १, ९; -मात्  
 श. ३, ५, १, २-६; २, २; ३;  
 -मानि ऐ. ४, ६; सां. २७, ७;  
 तां. ९, १, १६; गो. २, ५, २;  
 -माय श १३,१,१,४; -मायाम्  
 ऐ. ८,१६;१९; श. ८, ३,३,९;  
 ७,२,१८; तां. ७, ७,७; १८,३,  
 २; -मायै श. ८, ७, १, १९;  
 -मे ऐ. ४,३;५,६;१८; ७,१५;  
 सां. २२,२;८;२६,११;१२;२९,  
 ५: श. ४,१,१,२४;२,२३;१०,  
 २,१,९; ११, ४,१,७;१५; १३,  
 २,२, २: ५,१, १;५; ३,२,३; ५;

२,२, ३२-३४; ३६; ३७; तै. २, ७, १२, ४; गो. १, ३, ७, ९; -मेन ऐ. ४, ५; ३; श. १, २, १, ६; २, ६, २, ८; का. १, ६, २, ४; २, १, ४, ३; तै. १, ६, १०, ३; ३, ७, २, २; सा. ३, ४, ६; -मेपु शां. १७, ७; गो. २, ५, २; ५; -मै: तां. ९, १, १६; गो. २, ५, १.  
 मध्यम-पुरुष- -पाय सा. १, २, ५.  
 मध्यम-रात्र- -त्रात् शां. १७, ७; तां. ९, १, १६; गो. २, ५, ५.  
 मध्यम-वयसु- -सस् श. १२, ९, १, ८.  
 मध्यम-शीवान्- -त्रा जै. १६७.  
 मध्यम-प्लव्य-(-प्ल[✓स्था]+यत्)-  
 -प्लव्य:य श. ७, ४, ४, २३.  
 मध्य-रात्र- -त्रात् ऐ. ४, ५; गो. २, ५, १.  
 मध्य-स्थ(✓स्था)- -स्थ: शां. ५, ४  
 मध्या(-ध्यऽआ-)यत्(ग→)ना-  
 -ना ऐ. ६, २७; गो. २, ६, ८.  
 मध्यायि(न्→)नी- -नी सं. १.  
 मध्यावर्ष- -र्वं शां. १, ३.  
 मध्याह्न(-ध्यऽअह्न)- -ह्ने सा. २, ५, ३.  
 मध्ये-निधन- -नस् जै. २३; ५, ५;  
 -नस्य तां. ११, ५, २३.  
 मध्यालोप-, अभाहुति- मधु- द्र.  
 ✓मन्, मन्थते ऐआ. १, ३, ५; २, ३, ३; शांआ. ७, ९; ८, ४; श. २, ४, १, ६; १२; ६, १, १, १५; १, २, १; १३, २, ९, ८; ५, २, ८; १४, ४, ३, २, ५; ७, १, २०; ९, २, ७; का. १, ४, २, ३; ७; ५, २, १०; मन्थते श. २, ३, ४, ६; ७; ७, ३, २, १२; १०, ३, ५, १३; ११, ४, २, १८; ७, ४, २; १४, १, १, २; ४, २, ३०; का. १, ४, १, ५; ६; तै. २, ५, ५, ७; ३, ९, ७, २; १०, ९, ६; तां.

१९, ४, ८; २१, १, ८; जै. ६; १२७; जैठ. २, ५, १, ५; गो. १, २, ९; मनुते श. ४, ५, ६, ४; १४, ७, १, २८; ३, २, १; तै. १, ७, ४, ३; मनुते श. ८, १, २, ३; ७; १४, ५, ४, १, ५; ७, १, २८; २, २; ३, २, १; तै. ३, १२, ९, ७; जैठ. १, ९, १, ६; ४, १०, १, ६; मन्थन्ते ऐ. ३, २७; ४४; श. १४, ४, २, २०; तै. २, २, ९, ३; मन्थन्ते श. १, १, २, १९; ४, ३, ८; ८, २, १०; ८, ३, २४; २, १, १, ६; ३, ९, २, १; १२, ४, २, २; ९; ५, १, १; २, १, ४; १४, ९, २, १, ५; का. १, १, १, ४; २, १, २, १, ४; तां. १६, ४, ४; जै. १०२; १२, ५; १, ४, ५; जैठ. ३, २, ३, २; गो. १, १, ३८; ३, १; २, २, २, ४; ४, १०; ६, ६; मन्थते शां. २६, ६; तै. ३, ७, १, १, ५; मन्थसे शांआ. ५, १; जै. १९९; जैठ. ३, ६, १, ४; ४, १०, २, १; प. १, १; मन्थे ऐ. ४, ७; ऐआ. ३, १, ५; २, ३; शां. २३, १; २, ५, १; शांआ. ४, ८; ५, १; ६, १९; ७, १, ४; श. ९, ५, १, ५; १३, ५, १, ८; १४, ७, २, १९; मन्थे तै. २, ४, १, ५; जै. १६४; जैठ. ३, ४, ३, ६; ४, ३, ६; ७; ९; ४, १०, २, १; २; सं. १, ५, १०; मन्थे तै. ३, ९, १६, ४; मुने श. ७, २, ४, २६; मन्थामहे श. २, ३, १, ९; ६, १, ३३; ३, १, १, ५; का. १, ३, १, ४; तैआ. १, २६, १; मन्थामहे शां. १, ४; श. ३, २, २, १, ७; मेने ऐआ. ३, १, १; शांआ. ७, २; श. १, १, १, ७; ७, ३, १९; ३, ३, ४, १८; ७, ३, २, १, ४; १०, ४, २, २; ११, ५, १, ४; १४, ५, १, १६; ६, ९, २८; का. १, ३, १, २, ३; २,

१, १, ६; मेनाते जै. ४४; २०६; मेनिरे ऐ. ७, १८; शां. १२, ३; श. १, २, ५, १; ६, २, ३; का. २, २, ३, १; जै. ११७; मेनिमहे शां. २७, १; मनिष्ये तैआ. ४, १, १; मन्थामहे श. १४, ६, ९, २६; मन्थस्व श. २, ३, ४, १०; मनिष्याणं तैआ. ३, १३, २; मन्थवम् श. १४, ६, ८, १२; गो. २, ६, १३; मन्थवम् शां. ३०, ५; मन्थे श. १, ५, १, २, ६; अमन्थत ऐ. ३, ३६; शां. १२, ८; श. ९, ५, १, ३५; १०, ६, ५, ८; १२, २, २, १३; ८, २, १; १४, ६, १, ७, ४; ७; १०; १३; १६; १९; तै. १, १, ३, ६; १०, १; २, २, ७, ४; १०, ३; ३, ८, २; तां. ८, ९, २, १; ९, ६, ७; १४, ५, १, ५; ११, २, ८; १५, ८, २; १६, ५, २, ३; १९, ४, ८; २१, १, १, २; २२, १, ४, २; जै. १०२; १६९; जैठ. ३, २, ३, ४; ५, १; गो. १, ४, २, ४; २, १, ७; अमन्थत श. ६, ६, १, १९; जै. १८०; अमन्थन्त ऐ. ४, २, ५; ६, ४; श. ८, ६, ३, १; तै. १, ४, ९, ३; ५, १२, ३; ३, २, ९, ५; अमन्थन्त का. २, २, ३, १, ७; १८; जै. २०; ८३; अमन्थत तै. १, ५, ८, १; मन्थत तैआ. ४, १, ७, १; मन्थेत ऐ. १, १; २९; ३, १९; ४, ४; ८, ८; २८; ऐआ. २, ३, ३; ३, १, ४; २, ४; शां. ९, ४; १०, १; १३, ३; २७, १; शांआ. ७, ९; १०; ८, ७; ९, २; श. १, २, २, १०; ५, १, ४; ६, २, ९-११; ३, ३, ९; ७, ३, २, ५; ८, २, ४; ३, २, २, ५; १२; ५, १, २६; ३, १, ९; ४, १, ३, ९; ५, ९; ११, ४, ४, ९-१२; १२, ४, २, १; ५, २, १; का. २, २, १, ७; तैआ. २, ८, १; मन्थेत

† तु. 'मध्यमशी-' क. १०, ९७, १२; अ. ४, ९, ४ । 'न्या-' इति मुपा. स्वरः । ‡ न्य. ३१, २२; लोटि रूपमिति भा. । 'म[←मे] इषाण' इति य.- पाठः । तत्र तैआ. पाभे. विस्मयावहः ।



श. १२, ४, १, ९; तां. ६, ५, ९;  
 १९, ४, २; २१, ११, २; जै. १२;  
 ८३; १३०; १४०; १४९; २०६;  
 ष. २, ९; सं. ३; दै. २, ११;  
 मन्वीत श. १४, ७, १, २८; ३,  
 २१; २४; २५; ५, ४, १६; ७, ३,  
 २५; मन्वीथा: श. १४, ६, ५,  
 १; अमंस्त ऐ. ३, ४८; श. ३,  
 ६, ३, २१; अमंसाताम् श.  
 १४, २, २, २६; तैआ. ४,  
 ९, ३; संसाताम् तैआ. ४, ९,  
 ३; अमंसि श. ४, ६, ९, ६;  
 अमन्महि तै. १, ७, ४, ३; तां. ९,  
 १०, ११.

मत-, मति- गद्र.

मननु- न्ना शां. १२, ७; तै. २,  
 ८, २, ५.

मनसू- नः ऐ. २, ५; २६; २८; ४०;  
 ३, ८; ११; ४, २८; ३०; ५, २३;  
 २५; ३३; ६, २; २४; २८; ऐआ.  
 १, ३, २; ८; ४, २; २, १, ३; ४; ५;  
 ७; ८; ३, ३; ८; ४, १; २; ६, १; ७, १;  
 ३, १, १; २, १; शां. २, ७; ६, १;  
 ७, ४; ९, ३; १०, १; ६; १५, ३;  
 १६, ४; १७, ७; १८, ५; २०, २;  
 २२, १; २५, ९; २६, ३; २७, ४;  
 ५; शांआ. २, १; ४, १; २; ४;  
 १३; १४; १५; ५, २; ३; ४-६;  
 ७; ८; ६, २०; ७, १; २; ४; ५-८;  
 ९, १; २; ६; १०, ५; ८; ११, २; ३;  
 ६; श. १, १, ७; ४, ३, ६; १६;  
 ४, १; २; ३; ५; ७; ८; १५; ५, ८; ९;  
 ११; ५, १, २१; ७, ४, २२; २, १,  
 ४, १; ३, १, ७; ४, १, ११; ६, १,  
 ३९; ३, १, ४, १३; २, १, १८; २,  
 २३; ४, ११; १६; ४, २, ६; ७;  
 ५, ३, ११; ८, २, ९; ३, ८; ९; ५, ५;  
 ९, ४, ७; ४, १, १, २२; २, २, १, २,  
 १, १, २; ४, १, १; ४; ५; ७; ९; ५,  
 ३, ९; ६, ७, ५; १९; २०; ७, १, ४,

८; ६, ३, १, १२; १३-१५;  
 १६; ४, २, ४; ६, १, १६; ७, १,  
 २१; ७, ३, १, ४०; २, ८; ५, १,  
 ३१; २, ६; ५२; ८, १, १, ७; ८;  
 ९; ५, २, ३; ४; ४, ३; ६, ३, २२;  
 ९, २, २, ५; ४, १, १२; १०, १, २,  
 ३; ३, ४; ३, १, १; ५; ३, ३; ६; ७;  
 ५, ७; ४, ५, २; ५, ३, १-४; ६,  
 ५, १; ६; ११, २, ३, ६; ४, ७;  
 ८; ९; ६, ३; ७, ६; ३, १, १; ६; ५,  
 ६, ३; ९, २; ८, ४, ६; १२, १, १, ५;  
 ७, २, ६; ८, २, ४; ६; २३; ९, १,  
 ११; १३; १३, १, ८, ३; १४, १, २,  
 ८; ३, २, ३; ४, १, ७; १७; २, १७;  
 ३१; ३, ८; ९; ११-१४; १६; १९;  
 २८; ५, १, १८; ४, ११; ६, १, ७;  
 ११; २, ७; १३; ९, २, ५; १०, १४;  
 १५; ७, २, ८; २१; ८, ९, १; ९, २,  
 ५; ११; १४; का. १, १, ४, १; ३,  
 १, १०; ४, २, ६; ६, १, २६; २,  
 १, १, ६; तै. १, १, १, ३; २,  
 १, १७; ५, ७, १; ७, ९, ३; २, १, ५,  
 ९; २, ९, १; १०; ३, २, ३; ४, २, ७; ४,  
 ५; ५, १, ५, १, २; ३, १; ६, ५, ४;  
 ३, २, ५, ९; ४, १८, १; ७, १, २; ६,  
 २; १६; ९, २; ७; १४, ३; ८, ११,  
 १; १०, ५, १; ८, ३; ६; १२, ३, ३; ४;  
 ४, ५; ७; तैआ. २, ५, ३; १७, १;  
 ३, १, १; ६, १; ४, २, १; ५; ५, ४;  
 १२, १; ७, ६, २; ७, १; ९, १, १, ४,  
 १; १०, ३; १०, १४, १; ४१, १;  
 ६३, १; ६४, १; तां. १, ३, ४;  
 ५, १७; १८; ६, ४, ७; ७, ६, १७;  
 ८, ७, ११; ११, १, ३; १४, ६, १;  
 जै. ८; २५; ४२; ८८; १२३;  
 १२४; १५५; १९९; २१२; जैव.  
 १, २, २, २; ३, ३, ५; ८, १, ९; २, ३;  
 ९, १, ५; ६; ११, १, २-४; १२,  
 २, ८; ५, २; १३, १, ४; १४, ४, १;  
 १५, २, ५; १७, १, २; ३; १८, २,

८; ३, ३; ४, १४; २, १, १, १, २, २; २,  
 १, ६; ४, १, ७; २, ३; १२; ३, १, २,  
 ६; ४, ३; ४, २, १; ५, ८, १, ४; १७; ६,  
 ५, १; ७, ३; ८, ५; ४, १०, १, १-३;  
 ६; ४, ५; ११, १, ११; ३, ५; ४, १;  
 ५, १; १२, १, १५; १६; ष. १. ४:  
 ५; २, २; ३; ८; ४, १; सा. १, १, ३;  
 ४; ३, ८, २; सं. १, ३, ८; ६, २; ४; २,  
 २, ८; ४, ५; ६, ८; गो. १, १, ५;  
 २०; ३३; ३७; ३८; २, ११; १२;  
 ३, २; १४; २२; ४, २; ५, ८;  
 १५; १९; २५; २, २, ३; १७:  
 ३, ५; ४, ११; ५, ४; ६, ८;  
 -नःऽइत्र ऐआ. ५, १, १; तै. २,  
 २, १, २; तां. ६, ९, २०; -नसः  
 श. १४, १, ४, ११; -नसः ऐ.  
 २, ४०; ऐआ. २, १, ३; ७; ४,  
 १; ३, २, ५; ५, ३, २; शां. १०,  
 १; २६, ३; २७, ४; शांआ. ८, ८;  
 श. १, ४, ४, ७; ५, ८; ११; ८, १,  
 १४; ९, २, २८; २, १, ४, ८; ३, १,  
 २, २६; ४, ४, १, ९; ४, १३; ५, १,  
 ४, ८; ६, ६, १, १६; ७, ५, २, ६;  
 ५; ५, १, १, ८; २, ५, १, ४; १०,  
 ३, १, ५; ५, ३, ३; १४, ३, २, १९;  
 ४, ३, १६; १९; ६, ७, २५; ७, २,  
 २१; का. १, १, ४, ७; तै. १, ४,  
 ६, २; ५, ७, १; २, ३, २, ३; ४, १,  
 १०; २, १; ६, ६; ५, १, १; ३, २; ८,  
 ९, ५; ३, ७, ४, १; ११, १; १२, ३, ३;  
 तैआ. १, २, ३, १; ३, १, २, ६; ४, ७,  
 ३; ७, ६, २; ९, ४, १; १०, ६, ३, १;  
 तां. १, ३, ९; ५, १०; जैव. १, ८,  
 १, ९; २, ३; ७; १८, ३, ४; ४, १४;  
 ५, १; ३, १, ३, १५; ४, १०, १, २;  
 आ. १, ६०; गो. १, १, १२; -नसा  
 ऐ. १, २, १; २, २, ५; २, ७; २८; ३,  
 ११; १९; ४, ३०; ५, २०; २३;  
 ३३; ७, ५; १६; ३३; ८, २०;  
 ऐआ. १, ३, २; २, १, ७; ४, ३;

३, १, १; ६; ५, १, ५; शां. २, ७; ५, ५; ६, १, १; ७, ४; ८, ४; १०, १; ३; ६; ११, ५; १२, ५; १७, ७; २०, २; २२, १; २६, ३; ६; ८; शांआ. १, ८; २, १; ३, ४; ५; ६, १; ७; ९, २; ४; ६; ७, २; ११; ९, २-५; शा. १, २, २, १०; ५, १, ४; ४, ३, १६; ५, २, १९; ७, ३, २, ५; ४, २, २; ९, ३, ६; २, ३, २, ४; ३, १, ४, ७; १, ३; २, ४, १, १; ४, २, ६; ७; ५, १, १; १, १, २, १९; २०; ७, ५, २, १, १; ८, ५, ४, ३; ९, २, ३, ४, २; १०, ३, ३, ८; ५, २, १, ५; ३, ३; ६, ५, ४; ११. २, ३, ६; ७, ३, २; ३, १, ६; ५, १, ६; १२, ६, १, ३; ८, १, ५; ३, १, ४; ९, १, १, ३; १३, ३, २, ३; १९; ४, ३, ८; ९; ६, १, ७; २, ७; १०, १, ५; ७, २, २, १; २, २, ९, २, ८-१२; ४, २, ३; का. १, ४, २, १०; तै. १, १, ४, १, २, १, २, ७; ४, २, ३; ७, ७, १, ९, ३; २, २, १, १; २, २, १, ३; ३; ४; ५; ६, २; ४, १, ५; ९, ४, २, १; ३, ५; ६, १, २, ७; ७, ६, ५, १, १; ३, २; ८, ७; ६, ३, २; ४, १, २; ८, ३; ८, १, ५; २, ६; ३, ४; ७, ७, ९; ८, १, २; ९, ६; ७; ३, ६, १, ३; ८, १; ७, १, २, ३; ४, १, १; ६, ३; ४; ९, ७, २; ९, ४; १, ५; १, २, २; १, ४, १; १, १, ६, २; १, २, ४, ५; तैआ. १, २, ३, १; २, ३, १; ४, १; ६, १; २; १, २, १; २, १, १; ५; ६; १, १; १, ५, २; ४, २, १, १; ३, ८, १, ४, २, ५; ८, ४, १, ९, १; ९, ४, १; १०, १, ३; १, २; १, ६; २, ४, १; २, ५, १; ६, ३, १; तां. १, ३, ९; ५, १, १; ४, ९, ८; ९; १०; ६, ७, ८; ७, १, ५, ६, १; १, ७;

११, १, ३; जै. ४, ७; १०, ९; १, ३, ९; १, ५, ५; जैउ. १, १, ५, ६; ६, १; ७, २, २, ३, १; १, १, १, ४; १, २, १, ५; १, ८, २, ६; ५, १; २, १, १, ५; ६; ७; २, १, ६; ४, १-१०; ४, १, ६; ७; ८; ३, १, १, १, ५; ३, १, ५, ४, २, १, २; ६, ५, ८; ६, २; ७, १; ४; ८, १; २; ३; १, १, १, ६; १, १, ५, ७; मं. २, २, ८; ६, ९; प. १, ६; २, १; ८; सा. १, १, ३; ४; ३, ७; २, ४, २, ४; ७, १, ३; ३, १, १०; ६, १, ३; ७, ९; गो. १, १, ९; ३, ७, २, १, १; १, २; ३, २; १, २, १, २, १; ४, २; २, २, १, २; १, ७; ३, २; ४; १, १, ५, ४; -नसि ऐ. ७, १, २; ऐआ. १, ३, २; २, ७, १; शां. ९, ३; शांआ. ७, १; १०, १; ११, १, ५; ६; वा. २, २, ४, ३; ३, ८, ३, ८; ६, ७, १, २, १; ७, ५, २, ६; ५, २; ८, १, १, ९; २, १, २; ४; ४, १, २; १३, ३, २, ३; ४, १, ७; ६, ७, २, ५; ९, २, ५; का. १, २, ४, ३; तै. २, २, ९, १०; ५, ६, ५; ३, १०, ८, ५; तैआ. १, २, ३, १; तां. १, ५, १, ७; ७, ६, १; जै. १, ३, ८; जैउ. ३, २, ५, १, २; गो. १, १, ३, ८, २, २, ३; १, ४; -नसे ऐआ. २, ३, ५; शा. १, ४, ४, ३; ५; ७, ५, १, १; ३, १, २, २, ६; ३, २, ५; ४, ७; १, ३, २, ४; ११, २, ३, ६; ४, ८; १३, १, ४, १, ४; ९, ३, ४; तै. ३, ७, ६, २; ८, १, १, १; १, २, ४, ५; तैआ. ४, ५, १; ७, २; १, ५, १; ५, ६, ६; -नांसि ऐ. २, १०; ऐआ. १, ३, ४; शां. १०, ६; १२, ३; शा. ३, ८, ३, १, ४; ७, १, १, ३, ८; १२, ४, ३, ४; तै. २, ४, ४, ४.

**मनःपञ्चम-** -मा: श. ८, ४, ३, ५.  
**मनःसुद्ध-** -दम् श. ५, १, २, ४.  
**मनःआयुस्-** -यु: मं. २, ६, ८.  
**मनश्चित्त-** (-स्/चित्)- -श्चित्त: -श्चित्सु श. १०, ५, ३, ३.

✓मनस्य, अमनस्यत् तै. २, ३, ८, ३.  
**मनस्यत्** (-स्+मत्तुप्)- -स्वान् ऐ. ५, २; ऐआ. १, ५, २; ५, ३, १; शां. २, १, ४; २, २, ४.  
**मनस्वती**- -त्या तां. १, ४, ३, १, ३.  
**मनस्विन्** (-स्+विन्)- -स्विन्म् श. १, ४, ३, ६; -स्विना (=नी) तै. २, ८, ९, २; -स्वी श. १०, ३, ३, ३; तै. २, ३, ८, ३.  
**मनी** (-स्डर्-)-पा- -पया ऐ. ६, १, २; तै. ३, ७, ४, ३; ४; ५; तैआ. १०, ६, ३, १; गो. २, २, २, २; -पा ऐ. १, ९; २, २; ५, ५; ऐआ. २, ३, ५, ६, १; शां. २, २, ९; तै. २, ४, १, १, १०; ६, १, ६, १; ८, १, १; ९, ५; ३, ६, १, ३; तैआ. १, २, ३, २; ४, १, १; १०, १, ३; ६, ३, १; तां. १, २, ९; ६, ६, १, ६; जैउ. ३, ६, ८, ४; -पा: ऐआ. १, ५, २; -पाम् ऐ. ६, १, ८; २०; शां. २, ५, ७; २, ९, १; ७; तैआ. ३, १, १, १; जैउ. ३, ६, ८, १, ४; गो. २, ६, १, २.  
**मनीपिन्**- -पिण: तै. २, ८, ९, ६; ७; -पिण: श. ४, १, ३, १, ७; १, २, ८, ३, १, ४; तै. २, ६, ४, १; ८, ८, ५; ६; तैआ. ३, १, १, १; १०, ६, ३, १; जैउ. १, १, ७, ३; १, ३, १, १; गो. १, ५, २, ४; -पिणम् जै. १, ८, ०; -पिणा शांआ. १, २, ६; -पिणौ जै. १, ८, ६.  
**मनो** (-स्डज-)-जुच् (✓जुच्)- -व: श. २, ४, २, २; ३, ३, ४, ७; ७, १, २, ७; का. १, ३, ३, २; सा. ३, ९, २.  
**मनोजवस्**- -वस: तै. ३, १, १, ६; तैआ. १, २०, १; -वसम् श. १०, ६, ३, २; -वा: श. ३, ५, २, ६; तै. २, ७, ७, ६.  
**मनोज्ज-** -जुवम् श. ४, ६, ४, ५.  
**मनो** (-स्डजा-)-जात्त- -त्ता: श. ३, २, २, १, ३; १, ८.

सुनो(सुज्यो)-ज्योतिस्-ति: सा. १४, ६, ९, ११-१८.  
 सुनो(सुज्योत-→)ता-ता ऐ. २, १०<sup>३</sup>; शां. १०, ६<sup>३</sup>; तै. ३, ६, १०, १; -ता: ऐ. २, १०<sup>३</sup>; शां. १०, ६; -ताम् शां. १०, ६; -तायै ऐ. २, १०<sup>३</sup>; शां. १२, ८; सा. ३, ८, ३, १४<sup>३</sup>; ४, ५, २, ८.  
 सुनो(सुजने)-नेत्र-त्र: जैठ. ३, ६, ४, ९.  
 सुनो(सुज-)-न्मन-नाय तैसा. १०, ४४, १.  
 सुनोऽपेत(प/इ)-त: शांसा. ५, ३.  
 सुनो(सुज-)-भूत्-भूत: सा. ८, १, ३, ६: ५.  
 सुनो(सुज-)-स्य-य: ऐसा. ३, २, १-३; शांसा. ८, १; २; ५; सा. १४, ४, ३, १०; ५, २, ६: ८, ८, १; तैसा. ७, ६, १; ८, ३, १; जैठ. १, ९, १, ५; -यम् ऐसा. ३, २, १-३; शांसा. ८, १; २; ५; सा. १०, ५, २, ३: ६, ३, २; तैसा. ८, ८, ५; २, १०, ५; -यात् तैसा. ८, ४, १; -यान् सा. १०, ५, २, ३; -येषु सा. १०, ५, ३, २.  
 सुनो(सुज-)-सुषि-गृहीत-त: सा. १, ४, ३, १६.  
 सुनो(सुज्यु)-सुज-ज: सा. ३, २, २, १३; १८.  
 सुनोसुक्त-म् जैठ. ३, १, ५, ५.  
 सुनो(सुज-)-रथ-घा: गो. २, ५, २.  
 सुनो(सुज-)-रूप-म् जैठ. ४, ११, १, १३.  
 सुनो(सुजवा)-वाक्-प्राग-संहत-त: ऐसा. ३, १, १.  
 सुनोहा(सुजहा)-हा: नं. १, ७, १.  
 सुना-ना तै. २, ८, ७, ८.  
 सुनाक्(ना/वृज्)ऽद्वं का. १, ५, १, १२.

सुनु-नव: सा. ८, ६, ३, १८<sup>३</sup>; तै. १, ४, ८, १; -नवे सा. २, ८, १, १; ३, ५, ३, १४; ६, ६, १, १९; तै. २, २, ५, ३; ४, ३, ७; ८, ३, ६; तैसा. ३, १०, ३; -नु: ऐ. ३, ३८; शां. २६, १७<sup>३</sup>; सा. १, १, ४, १५; १६; ४, २, ५; ५, १, ७; ८, १, ६; ९: ११; १६; १८; २६; ६, ६, १, १९; १३, ४, ३, ३; १४, ४, २, २२; का. २, १, २, १७; १८; तै. १, ३, ५, ३; ५, ६, ३; २, ३, ८, ३; तैसा. १०, १४, १; तां. १३, ३, १५; २३, १६, ७; जैठ. ३, ४, १, २; -सुना तै. ३, २, २, २; ७, ५, ३; -सुन् ऐ. ८, ७; सा. १, ८, १, ८; १४, १, ३, २५; तै. १, १, ४, ६; -सूनाम् ऐ. २, ३३; तैसा. १, ४, ३; -सूने सा. १, १, ४, १५; १६; -सो: ऐ. ३, ३८; सा. १, १, ४, १४; १६; ५, १, ७; ८, १, ६; ८; १०; १४, १, ३, २५; का. २, १, २, १७; १८; तै. १, १, ४, ८; २, ३, ४, ५; तैसा. ४, ५, ४; ५, ४, ८<sup>३</sup>; तां. २३, १६, ६; -सौ तां. १२, १, ७.  
 सुनानी-न् सा. १, १, ४, १६; का. २, १, ३, १८.  
 सुनु-भूत(भ/इ)-त: ऐ. २, ३४<sup>३</sup>.  
 सुनुष्य-प्य: ऐ. १, ६; शां. १०, ४; सा. १, २, २, १४; ४, ४; २, ४, १, १०; ३, ७, ४, २<sup>३</sup>; ९, ४, ३; ५, २, २, ३; ६, ७, १, ३; १०, ३, ५, १३; ४, ३; ११, ५, १, ५; १२, ३, ३, ५; का. १, १, ३, ८<sup>३</sup>; ४, २, ५; २, २, १, ११; २, ३; तै. २, ८, ८, २; ३, ३, १०, ४; ८, २, २, १; तैसा. ३, ५, १; ४, ११, ८; ५, ७, ८; ९, १०; ११; तां. ६, १, ६; ८; १०; ११; सा. १, १, ८; गो. १, ५, १०<sup>३</sup>; -स्यम् सा. २, ३, २, १३; ७, ४, १, १३; १४.

४, २, २२; का. १, २, ३, ८; तै. ८<sup>३</sup>; -स्य ऐ. १, १३; ७, ३३; सा. १, १, ७, ७; २, १, २, ९; ४, १, ११; ३, ४, २, ६; ५, ५, २, २; ९, ५, १, १०; का. १, १, ४, १; ४, २, ३; २, १, १, ८; तां. १९, ३, २; २२, १२, १; २३, १२, ३; २४, १९, २; जैठ. ४, ६, २, ४; -प्या: ऐ. १, ६; २, १<sup>३</sup>; ६: १३; २७; ३४; ३, ४६; ५, २८; ७, १; शां. १, १; ७, ६; ११, ३; ८; सा. १, १, १, ४; २, १७; २, १, ४; ४, ४, १, ३; ५, २, ३; ६, ३; १२; ८, १, २, ७; २, २, २, १; ३, १०; १३; २, १६; १८; ४, ४; ४, २, ३; ६: ३; २<sup>३</sup>; ११<sup>३</sup>; १२; ३, २, २, ९; ४, १६; ३, २, २; ५, ३, ११; ६, २, ५; ९, ४, १; ४, १, २, २; ५; ३, १६; १७; २, ४, १६; ४, ३, ३; ५, ५, ७; ६, ६, ४, ६; ७, ३, ११; ४, ९; ८, १, ४; ७, ३, १, २०; ३, २, ३, ४, २, ४; ५, २, ३; ९, १, १, १९; २, १, ६; ३, ४, १६; ४, १, १; १०, १, ४, १; १, २, ३, ९; २, २, ७, १; १, २, ९, २, २; १३, १, ४, ३; ४, ३, ३; १४, ४, २, ५; २०; २, २, ३, ४, १३; ६, ८, ९; ८, २, १; ३; ९, १; का. १, २, २, ८; ३, १, ५; १२; २, २<sup>३</sup>; ११; ३, ३; ६; ४, १, ३; ६, १, ८; २, १, १, ४; २, १४; ४, ३; तै. १, ३, ४, ५; १०, ४; ५; ५, १, ६; ९, १; ४: ५, ९, ४; २, १, ५, ६; ३; ७, २; ८, ८, ४; ६; ३, ३, ८; ३; ७, ५, २; ८, ८, ४; ६; ३, १, ४, ११; ५, ८; ३; १३, ३; १, १९, ३; तैसा. ८, ३, १; १०, २, १, ३; तां. ८, ५, १०; ९, १८; १०, ५, १५; १८, १, १२; जै. ३, ३; ३८; ४७<sup>३</sup>; ९२<sup>३</sup>; १३३; ३६८; २००<sup>३</sup>; जैठ. १, १, ७, ३; ५; १०, १, ३; ९; १३, १, ६; २, ६; २, ६, २;

३. १, ५, १, ३, ४, ६; दै. २, ८;  
 गो. १, २, २, २, १, २, ५: २, १, ३;  
 -०प्या: शां. १०, ४; तै. ३, ६,  
 ६, १: -प्याणाम् ऐ. १, ३; २,  
 ६; ७; श. १, २, ५, १, ७; ३, १, १;  
 ७, १, १, २; ८, ३, १, ८; २, १, २, ७;  
 ३, ४, ४; ३, ४, २, ६; ८; १, ७; ३,  
 १, १, २; ७; ३, ८; १, १: २, ४, २, २;  
 ४, १, ५; ६, १, २, ३; ४, १, २; ७, १,  
 २, १; ४, १, ०; ७; ३, १, १, २; ४, ५,  
 ३; ६, ४, २; ५, ३, ५, ४; ९, १, १,  
 १, ९; १०, ४, १, १, ६; ५, २, १, ०:  
 १, ३, ८, १, ६; १, २, ३; ३, १,  
 १, ९; ४, २, २, १; २, १; ७, १, ३, २;  
 ३, ३; ९, ३, १, ४; का. १, १, २, ४;  
 २, १, ९; १, ९; ३, ३, ६; ८; १, ४; ४,  
 १, ३; २, ४; ६, १, १, १; २, २, ३, १, ६;  
 ४, १, १; तै. १, ३, ३, ३; १, ०, ९; ६,  
 ८, ४; ९, ७; २, १, ४, ७; ३, ८, ३;  
 ३, १, ४, १; ६, ४; ७, ४, १, ६; ६,  
 ३; तैआ. ५, ८, ५; दै. ९, १; तां.  
 ६, १, ६; १९, १, २, ३; ८: २, २, १, ०,  
 ३; १, ३; ६, ५; जै. १, १, ७; १, ६, ८;  
 २, ०, ९; जैउ. ३, ४, ५, २; ४, ८,  
 १, ५; ६; प. ३, १; ४, ४; गो.  
 २, २, १, ७; -प्यात् श. ७, ४, १  
 १; -प्यान् ऐ. १, १, २; ४, १; ५,  
 २, ८; ७, ५; ९; १, ३; शां. ६, १, ५;  
 १, १, ३; श. १, २, ५, २, ४; २, ५;  
 ४, १, ४; ५, २, ४; २, २, १, १, ३;  
 २, १; ३, १, २, ०; ६, १, १, १; ३, १, १,  
 ६; ३, २, १, ६; ६, २, २, ६; ३, १, ९;  
 ४, ३, १, १, २; १, ३; ५, ७, ८; ५,  
 ३, १, ४; दै. ३, १, २, ४; ७, ३, १,  
 २, ०; १०, ६, ४, १; १, ४, ४, २, २, ९;  
 का. १, १, ४, १, २; २, १, ९; ३, १,  
 १, २; २, १, १, ६; २, ३, २, १; ३, २, २;  
 तै. २, ३, ८, ३; तैआ. ४, १, १,  
 ८; ५, ९, १, ०; १, १; तां. ६, ९, १, ५:  
 १, २, १, ४; जै. १, १, ८; जैउ. २,  
 ३, १, १, १; २, ३; ९; ३, १, ३, ८;

५, ८, २; जैउ. ४, ५, १, २: प.  
 १, ५; -प्याय शांआ. ५, १;  
 जै. १, ४; -प्ये श. १, २, ९, २.  
 ५; जै. १, ३, ३; -प्येभ्य: ऐ. ५,  
 २, ८; शां. १, १; श. १, १, १, ४;  
 ३, १, ३; ७, २, १; ५: ८, २, ८, ९,  
 १, २, ४; २, २, १, २, १; ३, २, ८; ३, २,  
 १, ८; ४, २, १, ०; १, ८; २, १; ३, १, १,  
 ८; २, ४, १, ३; ३, ४, ६; ४, १, २, ८;  
 ४, १, १, २; ३, १; ५, ६, ३; ५, ३,  
 १, ४; १, ३, ६, २, २, ०; का. १, २,  
 १, १, २; ३, २, ३; ३, ३, ९;  
 १, ५; २, १, १, ४; २, ४, ३; तै.  
 १, ४, ९, २; ३, २, १, ५; ७, ४, १, ७;  
 तैआ. ४, १, १; तां. २, १, १, ३, ४;  
 जै. २, ०, ०; जैउ. १, ३, १, ६; गो.  
 १, ३, १, ८; २, २, १, ३; -प्येषु ऐ. १,  
 ६; शां. १, १; श. १, १, १, ८;  
 २, १, २, ७; ४, २; ३, १, १, ९; ३, २,  
 ४, १, ३; ३, २, ९; ६, २, २, ५; ९, ४,  
 ८; ४, १, ५, १, ४; ५, ४, १, २; ५, ४,  
 ४, ५; ६, ७, ३, १, १; ९, २, १, ८;  
 १०, १, ४, १, २; १, १, ५, १, २; १, ३;  
 १, २, ७, २, १, २; १, ४, २, २, ७;  
 का. १, ३, १, १, २; तै. १, २, १,  
 २, २; २, २, ७, ४; १, १, ६; ३, ३, १, १,  
 १; ७, ९, ६; १, २, ५; तैआ. ४, ६,  
 २; ५, ५, ३; जै. २, ०, ०; सा. १,  
 ८, १, ३; मं. २, ४, ६; गो. १, ३,  
 १, ८; २, २, २, ३; -प्यै: ऐ. २, ३, ४;  
 श. १, ६, २, १; २; ३, १, ४, ३; २,  
 २, २, १, १; २, ८; ४, ३, १, ५; ७, १,  
 २, ७; ३, १, ३, २.  
 मनुष्य-किल्बिष-पात् श. १, २,  
 ९, २, २.  
 मनुष्य-कृत-तस्य तां. १, ६, १, ०.  
 मनुष्य-गन्ध-न्धात् ऐ. ३, ३, ०.  
 मनुष्य-गन्धे-र्चाणाम् तैआ.  
 ८, ८, २.  
 मनुष्य-चित्त-त्तम् श. १, १, ८,  
 ३, ९.

मनुष्य-जा(√जन्)-जा तैआ.  
 १०, ४, १, १.  
 मनुष्य-जात-तानि जै. १, ३, ३.  
 मनुष्य-त्रा श. १, ९, १, २, ७.  
 मनुष्य-त्व-म् तै. २, ३, ८, ३.  
 मनुष्य-देव-वा: श. २, २, २, २,  
 ६; ४, ३, १, ४; ४, ३, ४, ४; का. १,  
 २, २, ५; ३, २, १, २; प. १, १;  
 -वान् श. २, २, २, ६; ४, ३, ४,  
 ४; का. १, २, २, ५; प. १, १,  
 गो. २, १, ६; -वानाम् श. २;  
 २, २, ६; ४, ४, ४; का. १, २, २,  
 ५; प. १, १  
 मनुष्य-नाम-मानि तैआ. ५,  
 ७, १; -मै: तैआ. ५, ७, २.  
 मनुष्य-पात्र-त्रात् तां. ६, ५, ९.  
 मनुष्य-यज्ञ-ज्ञ: श. १, १, ५, ६,  
 १; तैआ. २, १, ०, १; -ज्ञम् श.  
 १, १, ५, ६, २.  
 मनुष्य-योनि-नि: श. ७, ४,  
 २, ४, ०.  
 मनुष्य-रथ-थस्य ऐ. २, ३, ७;  
 -थेन तै. १, १, ६, ८.  
 मनुष्य-राजन्-ज्ञाम् ऐ. ८,  
 २, ६; तां. १, ८, १, ०, ५.  
 मनुष्य-राज्(न्+टच्)-जानाम्  
 तै. १, ८, ८, ४; -जे ए. १, १, ५.  
 मनुष्य-रूप-पेण श. ६, ७, १, ३.  
 मनुष्य-लोक-क: श. ७, ३, १,  
 १, ०; १, ३, २, ४, १; १, ४, ४, ३, २, ४;  
 ६, १, १, ०; जैउ. ३, ३, ३, १, १;  
 १, २: -कम् श. ३, ७, १, २, ५; ५,  
 २, १, ६; १, ३, २, ४, १; १, ४, ६,  
 १, १, ०; तै. १, ३, ४, ३; ६, ३, ८;  
 २, १, ८, १; ३, २, १, ३; जै. ४, ७;  
 जैउ. ३, ३, ४, ६; प. २, १, ०;  
 गो. २, १, १, १; -कात् श. १, ८,  
 ३, १, ४; का. १, २, १, १, १; तै. १,  
 ६, ८, ६; तां. १, ८, ७, १, १; गो.  
 २, ५, ८; -काय तै. ३, ४, ८, १;  
 प. २, २: -के श. १, ३, ८, १, ६;

तै. १, ८, ८, ४; तां. १८, १०, ५; २३, १५, ७; २४, १२, ७; जैड. २, ३, १, ११; २, ३; ९; गो. २, ३, १८. मनुष्य विश- -विशः ऐ. १, ९. मनुष्य-सव- -वः तै. २, ७, ५, १. मनुष्या(-प्याऽआ)-युव- -वम् श. ७, ३, १, १०. मन्विद्ध(-नु/इन्धु)- -द्धः ऐ. २, ३४; श. १, ४, २, ५; तै. ३, ५, ३, १. मनुस्- -नुपः ऐ. ५, १; १२; शां. २२, ४; २३, ६; २६, १६; तै. ३, ६, ३, १; ३; -नुषे तै. २, ४, ३, ५; तैआ. १, ८, २. मनुष्वत्(-स्+वति) श. १, ५, १, ७; तै. ३, ६, ३, ४; ११, ६, ३. मन्तवै श. २, ३, १, २१; का. १, ३, १, १३. मन्तव्य- -व्यः शांआ. १३, १; श. १४, ५, ४, ५; ७, ३, ६; -व्यम् श. १४, ७, १, २८; ३, २, १. मन्तु- -न्तवः तै. २, ८, ६, ६. मन्तु- -न्ता ऐआ. ३, २, ४; शांआ. ८, ७; श. १४, ६, ७, ३१; -न्तारम् शांआ. ५, ८; श. १४, ६, ५, १; -न्तुः श. १४, ७, १, २८; ३, २, १; -न्तु श. १४, ६, ८, ११. मन्त्र- -न्त्रः ऐ. ५, १४; शां. शां. १३, ३; २६, ३; ५; श. १, ३, १, २८; ४, ४, ६; ११; २, ६, २, १४; ६, ४, १, ७; ७, १, १, ५; ११, २, १, ६; का. १, ३, १, २०; तै. २, ४, ४, ५; तां. ११, ८, ८; १८, ९, २, १; गो. १, १, २४; २७; २, १६; २, ६, १२; -न्त्रम् ऐ. ५, २३; ६, १; ऐआ. १, २, १; शां. २६, ५; श. २, ३, ४, १०; का. १, ४, १, ८; तै. १, १, १०, ३; ५; २, १, २६; ३, ७, ४, ६; तां. १८, ९, २, १; जै. १९४; गो. २, १, २; -न्त्रस्य शां. २६, ५; -न्त्राः श.

११, ५, १, ६; तैआ. १, ३, १, २; सा. १, ५, २; गो. १, १, २२; ५, २, ५; -न्त्राणाम् गो. १, १, २२; -न्त्रान् गो. १, १, ५; ८; ३९; ५, २, ५; -न्त्राभ्याम् श. ४, १, २, १९; ७, ३, १, १०; -न्त्रेऽन्त्रे आ. १; -न्त्रेण ऐ. ६, १; शां. १३, ३; श. १, ४, ४, ६; ११; २, ३, १, २९; ३, १, ७; ६, २, १, ५; ४, १, १, २६; २, २०; २१; २, १, २६; ६, ४, १, ७; ७, १, १, ५; ३, १, १०; ९, ४, १, १४; १५; १०, १, ५, २; का. १, ३, १, २०; ४, २, ४; जै. १९४; आ. १; मं. २, ७, २; गो. १, २, १४; -न्त्रैः जैड. १, १४, ३, ६, १०; गो. २, २, ५. मन्त्र-कल्प-ब्राह्मण- -गानाम् गो. २, २, ५. मन्त्र-कार्य- -म् गो. १, १, ३९. मन्त्र-कृत्- -कृत् ऐ. ६, १; तां. १३, ३, २४; जै. ४०; १५०; -कृतः तै. २, ८, ८, ५; तैआ. ४, १, १; जै. १४५; जैड. १, १४, ४, २; -कृतम् तां. १३, ३, २४; -कृतौ जै. ४४; -कृत्यः शांआ. ७, १; तैआ. ४, १, १. मन्त्र-गण- -णः शां. २६, ३. मन्त्र-दर्शिन- -र्शा सं. ३. मन्त्र-पति- -तयः तैआ. ४, १, १; -तिभ्यः शांआ. ७, १; तैआ. ४, १, १; -तीन् तैआ. ४, १, १. मन्त्र-वत्- -वन्तम्, -वान् गो. १, २, १६. √मन्त्र, मन्त्रयाञ्चक्रतुः श. १४, ६, २, १४; अमन्त्रयन्त ऐ. १, २४. मन्त्रयित्वा जै. १३६; १८६. मन्मन्- -न्मनः तां. १२, ८, ७; -न्मना ऐ. १, ४; -न्मभिः श. २, ६, १, ३९; का. १, ६, १, २६; तै. १, ४, ८, ३; -न्मानि तै. ३, ६, ३, १.

मन्य- -न्याय ऐआ. ४, १, १. मन्यमान,ना- -नः ऐ. ३, १५; शां. १८, १; ५; २६, ३; श. १, ६, ४, १; ४, १, ३, १; ६, १, १, १५; ७, ४, १, १३; ११, १, ५, १; ४; तै. १, ६, ७, ४; २, ८, ९, ७; तां. १५, ११, ९; जै. ३३; १४२; १५८; सा. २, १, ७; गो. १, २, २; ३; -ना श. ६, १, १, १५; जै. १०२; -नाः ऐ. २, ७; ३१; ३, १६; श. ४, १, ५, २; ५; ५, २, २; ११, ४, २, १; ४; १३; ६, ३, ११; १४, ६, ९, २८; तै. ३, ६, ६, ४; जै. ८३; १६२; जैड. १, १८, ५, ६; २, २, १, ११; गो. १, ३, १५; -नौ जै. १७; जैड. ३, १, २, १. मन्थु- -न्यवः शांआ. १२, ५; -न्यवे ऐआ. ४, १, १; श. ९, १, १, १४; तै. १, ३, १०, ८; ३, ४, १०, १; मं. २, ३, १०; -न्थुः शांआ. १०, ८; ११, २; ६; श. ९, १, १, ६; १४; १२, ७, १, ८; तै. १, ७, ९, ४; २, ४, १, ११; ६, १, ५; ५, ४, ८, ५, २; ३, १०, ८, ९; तैआ. १०, १४, १; २५, १; ६४, १; -न्थुना तै. २, ५, ३, १; जै. २६; -न्थुम् श. १२, ७, २, ८; तै. १, ७, ९, ४; २, ४, १, ११; ६, १, ५; ११, ८; १४, ६; ८, ३, ३; तैआ. १, २८, १; जै. १४; -न्थून् तां. ७, ५, २; -न्थो तै. २, ४, १, १०; ११; -न्थौ शांआ. ११, १; ५; ६; श. ९, १, १, ६; तै. ३, १०, ८, ९. मन्थु-कृत- -तेभ्यः तैआ. १०, २४, १; २५, १. मन्थु-पति- -तयः तैआ. १०, २४, १; २५, १. मन्वान,ना- -नः श. १४, ४, २, १७; ७, १, २८; ३, २, १; -नस्य तैआ. ८, ७, १; -ना शां. ३, ८; -नाः शांआ. १२, ३.

मनाद्या- घे आ. १, ३, ४, ५, २, ५२.  
 मनार्थ- र्थाणि जैआ. १, २, ७१; -र्थे  
 जै. ४२<sup>१</sup>; जैआ. १, ४, ५; २, ५२.  
 मनावी-मनीपा-, -विन्-, मनु- -प्य-,  
 मनुस्-, मनो... मन्तवै, मन्तव्य-,  
 मन्तु-, मन्तृ-, √मन्त् √मन् द्र.  
 √मन्त्, मन्थते श. ४, ६, ८, ५; १०;  
 मन्थति श. २, १, ४, ९<sup>३</sup>; ३, ४, १,  
 १९; २३; का. १, ५, ३, २; मन्थति  
 श. २, ५, २, १९; ३, ४, १, १९<sup>३</sup>;  
 २३; का. १, ४, ३, १६; ६, ३, ३;  
 तै. १, १, ९, १; ९; ४, ४, ८; ७, ३;  
 मन्थन्ते श. ४, ६, ८, १०; मन्थन्ति  
 ऐ. १, १५<sup>३</sup>; १६<sup>३</sup>; ३, ४; ४०; शां.  
 ५, ३; ८, १; श. २, २, २, १<sup>५</sup>; ५,  
 ४, २; का. १, २, २, १०; मन्थन्ति  
 श. २, ५, १, १९<sup>३</sup>; ६, ३, ३; ११,  
 ५, २, ८; १२, ४, ३, ८; ९; तै. १,  
 ६, ३, ३; तां. १२, १०, १२; १३;  
 जै. ३७; जैउ. ३, २, १, ७; गो.  
 २, १, १९; २१; २३; २६; मन्थामि  
 श. ३, ४, १, २३<sup>३</sup>; मन्थन्तु तै. २,  
 ४, २, २; अमन्थन् तै. २, ४, ६,  
 ८; मन्थेत् ऐ. ७, ५; श. २, १,  
 ४, ८; का. १, १, ४, ७; तै. १, ४,  
 ४, ७<sup>३</sup>; ७, २<sup>३</sup>; मन्थेत् श. ३, ७,  
 ३, ७; अमन्थाम तैआ. ६, ४, १.  
 मन्थते शां. ५, १; ३; ५; ८<sup>३</sup>; गो.  
 २, १, २१; २३; २६<sup>३</sup>.  
 मन्थ- -न्थः श. २, ६, १, ६; का.  
 १, ६, १, ५; -न्थम् शांआ. ९,  
 ८<sup>३</sup>; श. २, ६, १, १७; ३३; ४, २,  
 १, २; १४, ९, ३, १<sup>१</sup>; का. १, ६, १,  
 २२; तै. १, ६, ८, ३; -न्थस्य श. २, ६,  
 १, २७; २८; २९; ३१; ३५; -न्थान्  
 तै. ३, १२, ५, ९; -न्थे शांआ. ९, ८<sup>३</sup>;  
 वा. १४, ९, ३, ४<sup>३</sup>; ५<sup>३</sup>; ६<sup>३</sup>; ७<sup>३</sup>; ८<sup>३</sup>.  
 मन्थावल- -लाः ऐ. ३, २६.

मन्थित्वा श. २, ५, २, १९; तै. १,  
 १, ९, १०.  
 मन्थिन्- -न्थिनः श. ४, २, १, २१;  
 ५, ४, ४, २१<sup>३</sup>; ८, १, २, ५<sup>३</sup>; तै. १,  
 १, ५; -न्थिनम् श. ४, २, १,  
 ४; १०; १३; ८, १, २, ५; -न्थिने  
 श. १२, ६, १, २६; -न्थी श. ४, २,  
 १, १-३; १९; ५, ४, ४, २१; ८, १,  
 २, ५; १२, ६, १, २६; तै. १, १, १, २.  
 मन्थि-पु(√१पा)- -पाः श. ४,  
 २, १, १४; तै. १, १, १, २.  
 मन्थि-शोचिस्- -चिपा श. ४, २,  
 १, १९; तै. १, १, १, २.  
 मन्थिष्यत्- -प्यन् श. २, १, ४, १६;  
 का. १, १, ४, १५.  
 √मन्द्, मुन्दतु ऐ. ३, २२; ५, ४; ६,  
 ११; ऐआ. ५, ३, १; शां. १५, ५;  
 तै. २, ५, ८, ११; तां. १२, १०,  
 १; गो. २, २, २१; मन्दन्तु शां.  
 १५, ५; तां. १५, ८, ३; सा. २, १,  
 ११; ३, ६, ६; मन्दस्व श. ७, ३,  
 १, ३१; मन्दध्वम् तै. १, ६, ९, ७.  
 मन्दय तै. २, ५, ४, १.  
 मन्दमान- -नः तां. १, ७, ६; -नाय  
 ऐआ. १, ५, २; ५, ३, १.  
 मन्दसान- -ना गो. २, ४, १६.  
 मन्दान- -नम् तां. ११, ४, ३.  
 मन्दिन्- -न्दिना शां. २९, १;  
 -न्दिने ऐ. ५, २०; शां. २६,  
 १६; सा. २, ५, ४; -न्दी तां.  
 १३, ७, १२; सा. २, १, ७.  
 मन्दु- -न्दोः आ. १, ४०.  
 मन्द्र, न्द्रा- -न्द्रः ऐ. ८, २; तै. २,  
 ४, ३, ३; ८, ३, ५; ३, ५, ९, १;  
 ६, १०, ३; १३, १; १४, ३; सा. १,  
 १, १४; -न्द्रम् ऐ. ३, ४४; तां.  
 ७, १, ७; जै. १८०; जैउ. १, १६,  
 २, ६; -न्द्रम् इव श. ११, ४, २,

१२; -न्द्रया ऐ. ३, ४४; -न्द्रा  
 तै. २, ४, ६, १०; ११; ३, २,  
 ३, १०; ६, २, २; १०, ८, २;  
 जैउ. १, १२, ३, २; सं. १; -न्द्रैः  
 शांआ. २, ९; तैआ. १, १२, २<sup>३</sup>;  
 सा. १, ४, १९; २, ५, ६.  
 मन्द्र-कर्षण- -गानि, -गेषु सं. २.  
 मन्द्र-तम, मा- -मम्, -मया गो.  
 २, ४, १०.  
 मन्द्र-स्वर- -राः सं. २.  
 √मन्दि, मन्दिष्यते तैआ. १, २७, ४.  
 मन्दु- -न्दः श. १३, ७, १, १५.  
 मन्देह- -हा तैआ. २, २, १७.  
 मन्मन्- मन्थ-, मन्थमान-, मन्थु-,  
 मन्वान-मन्विद्ध- √मन् द्र.  
 मम(←अस्मद्)-ता- -तायै जै. २०४.  
 ममत्विन्- -त्विनः जै. १३९; जैउ.  
 १, १६, २, ३; १८, ३, ८.  
 मम्वस्(√मृ)- -म्वान् तैआ. १, १०, २  
 मयन्द- -म् श. ८, २, ३, ११<sup>३</sup>\$.  
 मयस्- -यः ऐ. ७, ७; श. ४, ३, ४,  
 २८; ३०; ११, ५, १, ६; १३, १, ६,  
 १; तै. २, २, ५, ४; ५; ३, ७, १०,  
 ५; तैआ. ३, १०, १; ४; तां. १,  
 ७, १; ८, २; ३; ६; ८; १०; ११; १३-  
 १६; सं. २, २, १९.  
 मयोभू(-स्/√भू)- -भुवः ऐ. १, ४;  
 १३; शां. ७, १०; श. ६, ५,  
 १, २<sup>॥</sup>; तै. २, ७, १६, ४; ३, ९, ७,  
 ४; तैआ. ४, ४२, ४; १०, १, ११;  
 -भुवम् जै. १८०; -भुवा श. २, ५,  
 २, २९; का. १, ५, १, २६; -भुवौ  
 श. १, ९, १, १७<sup>३</sup>; तै. ३, ५, १०, २;  
 -भूः ऐ. १, २२; श. ६, ३, २,  
 ७<sup>३</sup>; ७, ४, २, ५-७; १४, २, १, १५;  
 ९, ४, २, ८; तै. १, २, १, १६; ४, ८,  
 ३; २, ४, १, ८; ८, ७, ५, ६, ४; ३,  
 ७, ४, ३; ८, १, ८, १; तैआ. १, २९, १;

† 'मनार्थे' 'मनाज्ये' इति पाठे. अत्र. ‡ एकत्र 'मनर्थे' इत्यपि पाठस्तच्चिन्त्यम्। C. इत्यस्य  
 'मनार्था' इति प्राति. अपि चिन्त्यम्। मनाद्य- द्र.। § 'मन्' इति गुण. १५१२दिचन्त्या। ¶ पठ्या आकार इति  
 भा.। § 'मयन्त-' इति मैत्रे. पाठः। || गुण. स्वरो ध्रुवः।

४,८,२;४२,२; जैउ. ४,३,१, २:  
 मं.२,१,१३: -रुम् सा. ३,८,२.  
 मयु-युः, -युम्, -यौ श. ७, ५,  
 २,३२.  
 मयुख-खः जै. १३१; -खम् ऐ. ५,  
 १५; -खाः तां. १०,५,६; -खेन  
 जै. १३१; -खैः श. ३, ५, ३,  
 १४; तैआ. १,८,३.  
 मयूर-ग्रीवा- -वा ऐआ. ३, २, ४:  
 शांआ ८,७.  
 मयूर-रोमन्- -मभिः तैआ. १, १२,  
 ३.  
 मर(√मृ)- -रः-रम् ऐआ. २,४,१.  
 मरण- -णम् तैआ. १०,६४,१; -णे  
 ऐ. ८,२८.  
 मरिच- -त्राः तै. २,७,१२,१  
 मरिष्यत्- -प्यतुः ८, ७, २, ११;  
 -प्यन् शांआ. ५, ३; श. ८, ७,  
 २, ११; -प्यन्तम् श. १२, ५,  
 २, १.  
 मरायराशि- -शिनी आं. जैआ. १,  
 ७२.  
 मुरीचि,ची- -चयः ऐआ. २,४,१;५,१,  
 १; श. ५, ३,४,२१; ६, १, २,  
 २; ९, ४,१,८; १०, ५, ४, २;  
 तै. २, २,९,२; तैआ. १, २७,२:  
 -चिः तैआ. ३, ९,२; -चिःऽइव  
 शांआ ८, ७; ११, ३; -चिभिः  
 श. ९, ४,१, ८; ११, ८,१, २;  
 -चिम् तैआ. १, २, १; -चिषु  
 श. ५, ३, ४, २३; २६; -चीः  
 ऐआ. २,४,१; ३, २,४; श. ५,  
 ३,४,२१; ११, ६, २, ६; तैआ.  
 ४,३९,१; -चीःऽइव शांआ. ८,  
 ७; ११,३; -चीन् तै. ३, १२,७,  
 ३; -चीनाम् तैआ. ३; ११, ११;  
 १३, २; जैउ. ३, ६, ७, १; ६;  
 -चीभिः तै. २, ३, ३, २;  
 -च्यःऽइव जैउ. ३,६,७,६.  
 मरीचि-पु- -पाः श. ४, १, १, २५;

-पेभ्यः श. ४, १,१,२४;२,२३.  
 मुरीचि-मत्- -मत् तै. ३,१०,१,२.  
 मुरीच्या(-चिऽआ-)मन्- -त्तानः  
 तैआ. १, १,२;२१,१.  
 मरीमृशित्वा जैउ. १,२,१,१०.  
 मरु- -रवः तैआ. ५,१,१.  
 मरुत्- -रुत् शां. २२, १; २३, ६;  
 -०रुतः ऐ. १,९;१०; शां. २६,  
 १७;२८,३; श. ९, १, २,५; तै.  
 २,४,४,४;५,४;५,२,३; ७,१२,  
 ४;८,३,६;५,४-६; ३,७,५,१२;  
 ११,२; -०रुतः तै. २,५, ८, ४;  
 तैआ. १,४,३; -रुतः ऐ. १,९;१०;  
 ३,१६; १८-२०; ३४; ३५; ५,२;  
 १६; २१; ६,१०; ३०; ७,९; ८,  
 १२;१४; १७;१९;२१; ऐआ. १,  
 २,२;५,३; ५,१,१; शां. ५, २;  
 ४;५; ७,८; १२,८; १५,२;३:  
 १९,९;२१,४;२२,२; २३,३:  
 ८;२५,९; २६,९;२८,३; शांआ.  
 २,१८;१२,३; श. २,५,१,१२;  
 २,६; १०; २१; २४; २६-२८:  
 ३४;३६;३८;३,३; ९;२०; ३,९,  
 १,१७;१८; ४,३,३, ६; ९;१०;  
 १२;५,२,१६; १७;५,१,३,३;४,  
 ९;३,१,६; ५,१४; ४,३,८;१७;  
 ५,२,९;७,२,२,१०; ८,६,१,८;  
 ३,३; ९,१,२,५; १०,३,२, १०;  
 १२,६,१,९; १३,४,२,१६;५,४,  
 ६;६,२,१०; १४, १,३,२७; ४,  
 २,२४; का. १, ४,३, १०; ५,१,  
 ४;८;१८; २२; २४;२५; ३०;  
 ३२;३४; २,३; ८; १३;१९; तै.  
 १,१,३,१२;२,१,७; ३,४,४;४,  
 ६,२;६,२,२-४; ६,६; ७,४; ७,  
 ३,५;५,२;७,३; ८,३,३;२,४,५,  
 ३;८,७; ५,५, ३;४;६, १८,२;  
 १९,२;७, २,३; १०,१; ११,३;  
 १२,३; १३,३; १८,१; ८,३,५;  
 ५,६;७;६,४; ३,३,९,४; ७,१०;

२;११,४,२; तैआं. २, १८, १;  
 ३,८,१; ४,२,२;५,४,८; तां. १,  
 २,५; ६, १०,१०: १४, १२,९;  
 १७,१,१; १८,१,१४; १९,१४,  
 १;२:२१,१,१;१४,३; जै. ५४;  
 ११६; ११७; १४१; १४९; १५६;  
 १८८; २०७; मं. २, १,१६; गो.  
 २, १, २०; २२; २३; २,  
 २०; -रुताम् ऐ. ३, २०; ३४;  
 श. १, ८, ३, १५; ४, ३, ३,  
 ९;१४; ५,४,३,८; १७; ८,४,३,  
 ८;९,४,२,६; तै. १, ४,५,१;७,  
 ५,२;८,४; ९,३; २,५,७,१; ७,  
 १२,४; १५,६; ३,३,९,४; तैआ.  
 १, १५,१: २७,६; तां. १७, १,  
 ३: २१, १४,१: आ. १, १३५;  
 ४०३;४०४; ४१४;४८५; ५२५;  
 ५६०; ५६३; ५७०; २, ३, ५;  
 २४, ५; जैआ. १, १३७; ४०४;  
 ४४३;४६२; ४८५; ५१२;५२५;  
 ५२८;५६०; ५७०; २,१३,३;४;  
 गो. १, २,२१; -०रुताम् तै. २,  
 ८,६,९; -रुसु श. ४, ५, २, १६;  
 १७; -रुभिः ऐ. ३, २०; ३८; शां.  
 १६,९; श. १, ९, २, २१; ३,४,  
 २,१; ४,३,३,१५; ७,२,२,१०;  
 १४,१,३, २६;२७; तै. १, ५,५,  
 ३;४;७,९,३; २,८,३,५; ८; ३,७,  
 ५, १०; तैआ. १, २७,१; ४,४,  
 १;५,५;६,२,५,४,९;५,३; १०,  
 १, ११; जै. ५४; मं. १, ७,६-  
 ८; गो. २, २, २; -रुद्भ्यः ऐ.  
 १,१०; श. २, ५,२,३८; ३,३;  
 ४;५;९;११; १४; २०; ४,३,३,  
 १०; ११; ५,२, १६; ५,१,३,३;  
 ५,२,९; १०; ८,४, २, ८; १२,  
 ६,१,९; १३, ६,२, १०; का. १,  
 ५,१,३४;२,३; ४; ८; १३;१९;  
 तै. १,६,६,३; ४; ५; ७,५; २,७,  
 ११,१; ३,४,१,१; तां. २१, १४,५.

१ 'शिने' इति आ. सुपा. अशुद्धः । तत्रैव शोधनपत्रिका इ. ।

मरुत्त(न्त्सत्[√दाँ]) - -त्तः, -त्तस्य  
 ऐ. ८, २१; शा. १, ३, १, ४, ६; -त्तम्  
 ऐ. ८, २१.

मरुत्त्व(न्त्+मनुप्) - -न्त्वः ऐ. ५,  
 १२; शां. २२, ७; शा. ४, ३, ३,  
 १३; तै. २, ४, १, १०; -त्त्वत् तां ९,  
 ७, २; १, ३, ९, २; -त्वता ऐ. ५, १२;  
 शां. २६, १३; -त्वते ए. ७, ९;  
 शा. ४, ३, ३, १०; ११; १३; १४;  
 ४, २३; तां. ६, १०, १०; १३, ९, १;  
 घ. ५, १; ३; -त्वन्तम् शा. ४, ३, ३,  
 १४; तै. २, ८, ३, ४; -त्वौ(=त्वान्)  
 ऐ. ५, ४; ६; -त्वान् ऐआ. १, २,  
 २; ५, १, १; शां. २२, १; २३, १;  
 ६; तै. २, ४, ६, १२; ८, ३, ६.

मरुत्त्वती - तीः तै. १, ४, ६, २;  
 -तीम् शा. २, ५, २, २६; २७; का  
 १, ५, १, २४; २५; -तीषु तै. १,  
 ४, ५, २; तां. ९, ७, १; २; -त्यः  
 तां. १३, ९, १.

मरुत्त्वतीय, या(न्त्वत्+छ) - -यः ऐ.  
 ४, २९; ३१; ५, १; ८, १; -यम् ऐ.  
 ३, १४; १६; १७; १९; २०; ६, १४;  
 ८, १; २; ऐआ. १, २, २; ५, १, १;  
 शां. १, ५, २; ३; १२, ९; १०;  
 २०, २; ३; २१, २; ३; ४; २२, १; २;  
 ४; ७; २३, १; ६; २४, ५; २५, ३;  
 ११; २६, ९; २७, २; शा. ४, ३, ३,  
 २; ३; ८, ६, १, ७; १३, ५, १,  
 ९; गो. १, ३, ५; २, ३, १२; -यया  
 ऐ. ३, २०; -यस्य ऐ. ३, २८;  
 ४, २९; ३१; ५, १; ४; ६; १२;  
 ऐआ. १, २, १; ५, १, १; १२, ८;  
 २०, २-४; २२, ९; २३, १; ६; २४,  
 २; २५, ३; ११; शांआ. १, ३; शा.  
 १३, ५, १, ९; -यात् गो. २, ३,  
 २३; -यान् शा. ४, ३, ३, ६; ९;  
 १२; ४, १, २; -यानाम् शां. २०,  
 ४; २४, ५; २६, ९; १२; १६; -यानि  
 शां. २४, ४; -याम् ऐ. ३, २०; -ये

ऐआ. ५, १, १; शां. २६, १६; गो.  
 २, ३, २३; ४, १८; -येन शां. १, ५,  
 ५; शा. ८, ६, १, ७; तां. ५, १०,  
 १०; गो. २, ३, १२; -यौ श  
 ४, ३, ३, ७.

मरुत्त्वतीय-ग्रह - -हः शां. १, ५,  
 १; -हस्य शां. १, ५, १; २२, २.

मरुत्-स्तोम - -नः तै. २, ७, १०, १;  
 तां. १७, १, ३; १२, १४, १; २.

मरुद्ग(न्त्सग-)ण - -णा तैआ १, ४, २.

मरुद्गृध, घा(न्त्सृ-)- -घः श.  
 ११, ४, ३, १९; -घे तैआ. १०,  
 १, १३.

मरुद्ग(न्त्सने)-त्र - -त्राः श. ५, २, ४,  
 ६; -त्रेभ्यः श. ५, २, ४, ५.

मरुक्क - -कः मं. १, ७, १.

मरुक्क - -कः श. ४, २, १, १४; २०;  
 तै. १, १, १, ५; -क्यं श. ४, २,  
 १, १०.

मरुक्कट - -टः ऐआ. ३, २, ४; शांआ.  
 ११, ४; प. १, ६.

√मर्च्च, मर्चयतिऽइव ऐ. ४, १०.

मर्द्धित - -र्द्धिता श. ३, ९, ४, २४;  
 तां. ८, १, ५.

मूर्त्(√मृ)- -र्त्तः श. ३, १, ४, १८;  
 १९; ६, ६, १, २१; १३, १, २, ९;  
 तै. २, ४, ३, ४; ६, २; ३, ६, १०, ४;  
 ७, ६, २४; ८, ४, १; तैआ. २, ५,  
 २; गो. २, ४, १७; -तीत् शांआ.  
 १, २; -तीसः तै. २, ४, १, ४; ३,  
 ७, ११, ५.

मूर्त्त-भोजन - -म् तै. २, ८, ६, २.

मूर्त्त-व(त्→)ती - -त्या श. ३, ९,  
 ३, २२.

मूर्त्ती - -तीम् सं. २.

मूर्त्तवे तां. १, ५, १८.

मूर्त्यर्त्या - -र्त्यं तैआ. ६, १, ३;  
 -र्त्यः ऐ. ८, २१; २३; शां. १,  
 ४; २४, ५; श. २, २, २, ८; ३, ९,  
 ४, २४; ६, २, १, ९; १३, ७, १, १५;

१४, ४, २, १४; ६, ९, ३३; ३४; ७,  
 २, ९; का. १, २, २, ६; तै. २, ६,  
 ९, १; तैआ. १, ५, १; ६, १०, १;  
 सा. ३, १, ९; -र्त्यऽइव ऐ. ८,  
 २३; शा. १३, ५, ४, १४; २३;  
 -र्त्यम् श. ३, ९, ३, ३२; ४, २, ४;  
 ४, ५, ७, २; ६, ७, १, ११; ७, ४, १,  
 १; १०, १, १, ११; ३, २; ४, १; २;  
 ३; ७; ४, २, २, १; १४, ५, ३, १;  
 २; ६; तै. ३, १२, ६, १; तां. ८,  
 १, ५; जै. १३; जैउ. ४, ८, ३,  
 ४-९; -र्त्यस्य श. २, ३, ४, ३५;  
 १४, ५, ३, ३; ७; का. १, ४, १, २५;  
 तै. २, ४, ६, ९; -र्त्याः श. २, १,  
 ३, ४; ६, ९; २, २, ८; ६, १, २, ११;  
 २, १, ३, ७; ८, २, १; १०, १, ३, १;  
 ४; ५, ४, ७; ११, १, २, १२; २, ३,  
 ६; का. १, १, ३, ३; ४, ८; २, २,  
 ६; -र्त्यात् श. ७, ४, १, १; ११,  
 २, ६, १३; ६, ३, ७; १४, ६, ९, ५;  
 -र्त्यान् ऐ. ६, १२; श. २, २, २,  
 ९; १०; १४; १२, ९, ३, ११; १२;  
 का. १, २, २, ७; ९; तै. ३, १, १,  
 १०; तैआ. १०, १०, २; गो. १,  
 २, १६; -र्त्यानाम् श. ९, २, ३,  
 २८; १०, ४, ३, १; २; १४, ९, १, ४;  
 तै. १, ४, २, ३; २, ६, ३, ५; ३, ५,  
 १२, २; जैउ. ३, १, २, ४; १४;  
 -र्त्यानि ऐआ. २, १, ८; जैउ. ४,  
 ८, ३, ३; १०; -र्त्याभ्यः तै. १,  
 तै. १, ५, ५, ६; -र्त्याम् शा. १०,  
 १, ३, ६; तै. १, ५, ५, ६; -र्त्याय  
 श. २, ३, ६, ३७; का. १, ४, १;  
 २६; तै. ३, १०, ८, २; -र्त्यासः  
 शां. २६, ६; तै. १, २, १, १९;  
 तैआ. ३, १८, १; -र्त्येन ऐआ. २,  
 १, ८; ३, २; श. ९, ३, ४, १२;  
 -र्त्येभ्यः जैउ. ४, ४, १, २;  
 -र्त्येषु शां. २३, १; श. २, २, २,  
 ८; ३, २, २, ४; ११, ५, १, १०;

† पतञ्जलिः पा. १, ४, ५८; ५९ सूत्रे द्र. । † 'मूर्त्ता पदे विद्यते यस्यां सा' इति सा. ।



तै. २, ४, १, ७; ३, १०, ८, ४; -त्तैः  
 श. २, ५, २, ४, ७; ४, ५, २, २<sup>३</sup>; १२,  
 ९, २, ४; का. १, ५, १, ३८; तै. २,  
 ६, ६, ३.  
 मूर्त्य-कृत- -त्तम् श. २, ५, २,  
 ४७; ४, ५, २, २<sup>३</sup>; १२, ९, २, ४<sup>३</sup>;  
 का. १, ५, १, ३८; तै. २, ६, ६, ३.  
 महर्था(-र्त्यऽअ)-मृत- -तयोः जैड.  
 १, ८, १, ३.  
 मर्मन्- -र्माणि ष. ५, १०.  
 मूर्त्य- -र्त्यः तै. २, ८, ७, १; -०र्थाः  
 श. ५, ३, ५, ३१; तैआ. १, ३,  
 १; तां. ४, १०, १; ७, ४, ३; ५,  
 १५; ६, ४; ५; ८, १; -र्थाः श. १४,  
 ९, ४, ४; गो. १, १, ३१.  
 मूर्त्य-श्री- -श्रीः श. ६, ३, ३, २०<sup>३</sup>.  
 मर्यादा- -दा श. १, ४, १, १७;  
 -दाम् श. १३, ८, ४, १२; -दायाम्  
 जै. ७४; -दायै श. १३, ८, ४, १२;  
 तै. ३, ४, ६, १.  
 मर्यादा-कर-त्व- -त्वात् तैआ. १,  
 -६, २.  
 मर्मज्युमा(त→)ना(√मृञ्)- -ना तै.  
 १, २, १, २७; ३, ७, ६, ४.  
 मर्मशर्वा(√मृश)- -शत् ऐ ६, २०;  
 गो. २, ६, २.  
 मूल- -लम् ऐ. ७, १३; जैड. १, १८, २,  
 १<sup>३</sup>; -लात्ऽइव श. १२, ९, २, ७;  
 तै. २, ४, ४, ९; ६, ६, ४; -लेन  
 जैड. १, १८, २, १.  
 मलो(ल-ऽअ)-द्वाससम्- -द्वाससम्,  
 -द्वासाः श. १४, ९, ४, ७.  
 मलिम्बु(√म्बु)- -म्बुवः, -म्बुत्  
 श. ६, ६, ३, १०.  
 मल्मला-भ्रव(त्→)न्ती- -म् तैआ.  
 ३, १९, १.  
 मह- -हः जै. १९८.

म(ल्ह→)ल्लहा- -ल्हा श. ५, ५, ४, १;  
 -ल्हाम् तै. १, ८, ३, २.  
 मशुक- -कः, -कात् वं. २; -कान् जै.  
 १४४<sup>३</sup>; -केन श. १४, ४, १, २४.  
 मष्गार- -रे ऐ. ८, २३.  
 मष्मषा(√कृ, मष्मषाकुरु) तैआ २, ५, २.  
 मसुर- -राः श. १४, ९, ३, २२.  
 मसूस्य- -स्यानि, -स्यैः तै. ३, ८,  
 १४, ५.  
 मस्तित्पक- -पकः श. १, २, १, २; ३, ८,  
 ३, ११; १२, २, ४, ९; का. २, १,  
 ४, १; तै. ३, २, ८, ७<sup>३</sup>; जै. ९:  
 -पकम् जै. ९; गो. १, ५, ३; २,  
 ६, ८.  
 मस्तु- -स्तु श. १, ८, १, ७; ९; २,  
 ३, २, २.  
 √मह, महयति ऐआ. १, ३, ८; श.  
 १, १, ३, ७; ५, २, ३; ७, १, ११;  
 १४; ७, ५, २, १३; १३, ६, २, १२;  
 १४, १, २, १५; का. २, १, ३, ४;  
 महयति श. ३, ३, ३, ४; ५, ४, ८;  
 महयामः ऐआ. ५, २, १; मह-  
 यन्ति श. ३, ३, ३, १७; तै. ३,  
 २, ८, ३; तां. ५, ५, २१; १५, २,  
 ७; महय ऐ. ५, १६; शां. २५, ३.  
 मामहन्ताम् ऐ. १, २१; तै. २,  
 ८, ७, २; तैआ. ४, ४, ३; माम-  
 हिष्ट तै. २, ४, ७, ११.  
 मूह- -हुः ऐ. ५, १२; १८; ऐआ. ५,  
 २, २; शां. २६, ११; १२<sup>३</sup>; श. २,  
 ५, २, २८; ३, ५, ३, २३; ४, ३, ५,  
 २०; ७, ३, १, ३३; ८, ७, ३, १२;  
 का. १, ५, १, २५; तै. २, ७, १३, ५;  
 ८, २, ७; ३, ३; ६; ३, ६, १०,  
 १; ११, २, १; ६, ३; -ह्वा ऐ. ५, २०;  
 शां. २६, १४<sup>३</sup>; तै. ३, ११, ६, २; तां.  
 १५, २, १; -ह्वा ऐ. १, २८; ४, ३;

५, १; ६; १९; २०; ८, ११; ऐआ.  
 १, ५, २<sup>३</sup>; ५, ३, १; शां. २०, ४, २४,  
 ७; २६, १२; तै. १, ५, ८, ३; २, ४,  
 १, ३; ५, ३; ६, १६, १; ८, ५, ७; ३,  
 ६, १०, ४; ७, ९, ६; तैआ. ४, ४, २,  
 ४; १०, १, १२; तां. १२, १३, ११<sup>॥</sup>;  
 १५, ५, ५; जै. २०९<sup>३</sup>; मं. २, ६,  
 १; सा. ३, ७, १.  
 मह- -हः शांआ. १२, १; तैआ. १०,  
 १०, २; १६, १; गो. १, २, १६<sup>३</sup>;  
 जै. १९९; -हानाम् ऐ. ५, १२;  
 शां. २३, ६; सा. १, ४, १४<sup>७</sup>;  
 -हानि ऐ. ५, १३; शां. २३, ७<sup>३</sup>;  
 -हे शां. २५, ७; तै. २, ४, ३, १०.  
 मह-शास्(ः) तैआ. १, २, २.  
 महत्- -हत् ऐ. ३, ९; ५, २<sup>३</sup>; १८;  
 १९<sup>३</sup>; ७, १३; ३४; ८, २३; २८;  
 ऐआ. १, २, १<sup>३</sup>; ३, ७; ५, ३<sup>३</sup>; २, २,  
 २; ५, ३, २<sup>३</sup>; शां. १८, ५; १९, ९;  
 २१, २, ४; २२, २; २६, ११; १३;  
 शांआ. २, १६; १८; ७, २१; २, ८;  
 श. १, २, ५, ५; ७, ३, १५; ८, १,  
 ३७; ९, १, १०; २, ३, ३, २०<sup>३</sup>; ५,  
 १, ५; ३, २, १, २६; २७; ४, ३, ४,  
 १९; २०; ६, ४, २; ५, २, १, १८;  
 १९; ४, ३, २०; २१; ६, ३, ३, ८;  
 १३<sup>३</sup>; २, ५, १, ६३<sup>३</sup>; २, १२; १०,  
 १, १, ५; २, २<sup>३</sup>; ८, ६, २, २<sup>३</sup>;  
 ४<sup>३</sup>; २, १, १, ४४<sup>३</sup>; ३, ३, १९<sup>३</sup>; ४,  
 १, १६; १०, १, १, १; ४; ६; २, १;  
 ५<sup>३</sup>; ९<sup>३</sup>; ३, ४, ४<sup>३</sup>; ४, १, ९; ११, २,  
 ३, ४; ५; १२, ३, ३, १४<sup>३</sup>; १३, २,  
 ६, १३<sup>३</sup>; ५, ४, १४; २३; ८, १, १८<sup>३</sup>;  
 ३, ११; १४, ४, २, २८; ५, ४, १२;  
 ७, १३; ८, ५, १<sup>३</sup>; ९, ३, १; का. १,  
 ४, ३, ४; २, २, ३, ५; तै. १, ३, ६,  
 १; २, ४, ७, ५; ६, १७, १; ७, ८, १;

† Bw. प्रमृ. 'अभि' इत्युपसर्गयोग इत्याहुः । ई'-सुस्' इति Bw. प्रमृ. स्वरः? । †'-सक-' इति मुपा. ।  
 ‡द्वि. ३ रूपम् । 'महत्' इत्यस्य तकारलोप इति सा. तथा सति स्वरः साधुः स्यात् । Gw. प्रमृ. तु 'मह्' इत्यस्य  
 रूपमाहुः । †क. ७, ३१, १० । †क. ८, ६३, १ । साम. (१, ४, २, २, ४;) सात्रा. इत्यत्र च 'महोनाम्' इति मुपा. ।  
 यद् विवरणकारः 'मघोनाम्' इत्यभिप्रयन् घस्य ह् आदेशमाह तन्नित्यम् ।

८, ९, १; ३, ७, ९, ४; ९, ५, ४;  
 ५; १०, ५, १; तैआ. २, ११, १; ४,  
 २१, १; ४, २, ५; ६, ३, २; १०, १,  
 २; ११, २; तां. १, १, १; ४, १०,  
 १; जै. ८८; १३१; १४३; १८२;  
 १९१; १९९; २१२; जैउ. १, १८,  
 १, १; सा. १, ७, १; गो. १, १,  
 १; १०; २१; २८; २, १८; ५,  
 १०; २, २, १४; -हृत्तः तां. ८,  
 ७, ११; जै. ८८; १०१; जैउ.  
 ३, ३, ३, ५; -हृत्तः ऐ. ५, १३;  
 ऐआ. ५, ३, ३; शां. २३, ७; सा.  
 ७, ३, १, २९; ९, १, १, ४४; ३, ३,  
 १९; १०, ३, ४, ४; १२, ६, १, ४१;  
 १४, ५, ४, १०; ७, ३, ११; तै. १,  
 २, ६, १; ७, ४, ३; २, ४, ३, ९; ३,  
 १, २, २; ११; ७, ३, १, ६, १; तैआ.  
 ४, ४२, ५; ५, १, ५; १०, १, १;  
 जै. ९७; २०५; -हृत्ता सा. २, ३, ३,  
 २०; ९, १, १, ४४; ३, ३, १९;  
 १०, १, १, ५; ४, १, १३; तै. २, ५,  
 २, २; ४, ३; तां. ९, १०, १; -हृत्ताम्  
 सा. १०, ३, ४, ३; ४; जै. ९५;  
 -हृत्ति ऐ. २, १५; ऐआ. २, ४,  
 २; ३, २, ३; सा. ६, ३, ३, ८; ७,  
 ३, १, ३३; ९, १, १, ३०; तां. ९,  
 ४, १; गो. २, २, ५; -हृत्ते ऐ. २,  
 २; शां. २, ९; १२, २, ७; सा. ३,  
 ६, ४, १४; ५, ३, ३, १२; ४, २, ३;  
 ६, ३, ३, १३; ८, २, १, ६; तै. १,  
 २, १, २७; ७, ४, २; ६, ७; २, ४,  
 १, १; ५, २, ४; ७, २; ७, १६, ४; ३,  
 ६, १, २; ७, ५, २; ६, ४; ५; ७, ९;  
 तैआ. १०, ४, १; जै. १६६;  
 मं. १, ५, २; -हृद्भिः तैआ. १, २,  
 ३; १२, २; -हृद्भयः ऐ. ६, २४;  
 ७, १६; -हृत्ता(=हान्) सा. ७, ५, १,  
 २१; १४, ७, २, २३; -हान् ऐ. १,  
 १९; ३, २१; ५, ७; १३; १८; १९;  
 ऐआ. १, १, १; २, १, २; ५, १, ५, २;  
 ३; शां. ३, २; ६, ६; ९; ८, ४; २१, ४;

२, ५, ५; २६, १२; १३; शांआ.  
 १, ३; ५; ६; २, ८; १०; १५; ३,  
 ७; ११, १; २; १२, १; ७; सा. १,  
 ४, २, २; ३, ३, १; ३; ४, ३, ३,  
 १७; १८; ६, १, ३, १६; ४, १, ८;  
 २, ९; ७, ३, १, २३; ४, १, ९; ५, १,  
 २१; ९, ४, ४, ५; १०, ३, ४, ४;  
 ४, १, ४; १५; २१-२३; १३, २,  
 ११, १; १४, १, १, ११; ३, १५;  
 २९-३१; तै. १, २, १, २३;  
 ६, १; ४, ५, ३; २, ७, ६, ३; ८,  
 ७, ६; ३, १, २, ११; ५, ३, १; ७, ४;  
 ९, १०, १; १०, १, ४; ४, ३; तैआ.  
 १, २, ४; ३, १४, ४; ४, ५, २; ११,  
 ६; ५, ६; ९, ९; ९, ६, १; ७,  
 १; ८, १; ९, १; १०, ३; १०, १,  
 १०; ११, २; तां. ४, १०, २; ९, ७,  
 ६; १३, ४, १; १४, ११, ५; १५, २,  
 ७; जै. १९८; जैउ. ३, १, ४, ५;  
 ७; जैआ. २, २४, १; सा. २, ६,  
 १४; गो. १, २, १६; -हान्तः ऐ.  
 ५, ७; शांआ. २, १८; मं. २, ५,  
 १०; गो. १, ५, २५; -हान्तम् ऐ.  
 ४, ३०; ८, ७; सा. २, ३, ४, २१;  
 ५, ४, ९; ३, ९, ४, ५; ४, ३, ३, १७;  
 ६, ७, ४, १२; १४, ६, ११, १; ७,  
 २, २९; का. १, ४, १, १६; ५, ३,  
 ९; तैआ. ३, १२, ७; १३, १; १०,  
 १, १; जै. १४३; १८३; जैउ. ३, १,  
 २, ४; १६; मं. २, ४, ५; -हान्ति  
 शां. १९, ३; सा. १०, ३, ४, ४;  
 -हान्ती ३ सा. १०, ३, ४, २;  
 -हान्ती तै. २, ८, ८, २; जै. १;  
 -हाम् (=हान्तम्) ऐ. ५, १८; ६,  
 १८; १९; ऐआ. ५, २, २; शां.  
 २५, ९; शांआ. १, २; तै. २, ५,  
 ८, ९; गो. २, ६, १;  
 महती -ती शांआ. १, ५; ६;  
 सा. ६, ३, १, १६; ७, ५, १, १०;  
 ११, २, ३, ४; ५; १४, ७, २, १५;  
 तै. ३, ९, १७, ३; १२, ९, १;

तैआ. १०, २१, १; जैउ. ४, १०,  
 २, ५; -ती: ऐ. १, २२; -तीम्  
 सा. ६, ५, २, २१; ७, ३, १, ३३; ५,  
 २, २०; तै. ३, ८, १४, ३; जै.  
 २१२; -त्या सा. ७, ४, २, ८; ८,  
 ३, १, १०; ७, ३, १९; -त्यै तै. ३,  
 ८, १५, २.  
 महद्दु(-त्तुड-)-कथ-कथम् ऐआ.  
 २, ३, ४; ६; शां. ११, ८; -क्ये  
 शांआ. ८, ४.  
 महद्-भूताधिपति-त्ये प.  
 ५, ८.  
 महद्दत्त(-त्तु+मतुप्)-दत्त ऐ. ५,  
 १८; १९; ऐआ. १, २, १; २, ३, ७;  
 शां. २६, ११; १२; १३; शांआ.  
 १, २; ३; २, १; ७-९; १०;  
 १५; १६; १८; -द्वन्ति ऐ. ५,  
 १८; १९; शां. २६, ११.  
 महद्दती-ती शांआ. २, १८;  
 -त्यः शांआ. २, ७; -त्या ऐआ.  
 १, ५, २; शांआ. २, ८-१०.  
 महा-महत्तु द्र.  
 मह(-हाड-)-द्विज-द्विभिः सा.  
 १३, १, १, ४; -द्विजः सा. १३, १,  
 १, ४; तै. ३, ८, २, ४; -द्विजाम्  
 तै. ३, ८, २, ४.  
 महद्विक्-त्व-म् तै. ३, ८, २, ४.  
 मह(-हाड-)-धि-धियः गो. १,  
 १, २८; -धिः तैआ. १०, १०, ३;  
 गो. २, ३, ९; -धिम् तैआ. १, ९, ६;  
 -धिः गो. १, २, ८.  
 महा-कर्मन्-मं ऐ. ८, २३.  
 महा-कार्तयश-शम् आ. १,  
 ५४५.  
 महा-कार्तव्यश-शम् जैआ. १,  
 ३६; ५४५.  
 महा-कुल-लः शांआ. २, १८.  
 महा-गय-म् तैआ. २, ५, २.  
 महा-गिरि-री तैआ. १, ३१, २.  
 महा-गौरीवित्त-म् आ. जैआ. १,  
 १६८.

महा-ग्राम-मः जैड ३, ३, ३, ५.  
 महा(-हाऽअ-)ञ्-म् श. ३, ४, १, २.  
 महा-ज्ञेय-म् तैआ. १०, ११, १.  
 महा(-हाऽआ-)मन्-त्मनः जैड. ३, १, २, २; ५; ९; -त्मानः जैड. ३, १, २, ५-७; -त्मानः जैड. ३, १, २, ८.  
 महा-दिवाकीर्त्य-म् ऐ. ४, १९; शां. २५, ४<sup>३</sup>; ५: तै. १, २, ४, ३; तां. ४, ५, १५; आ. २, २३, ९; जैआ. २, २३, १३.  
 महा-देव-वः तां. ६, ९, ७; ९; -वम् तैआ. ३, २१, १; -वस्य तैआ. १०, १, ५; -वाः तैआ. १, ९, ३; -वाच श. ११, ५, ३, ५; तैआ. १०, १, ५; ४६, १.  
 महा-द्युति-कर-राय तैआ. १०, १, ७.  
 महा-द्रुम-माः ष. ५, १२.  
 महा-धन्-ने ऐ. ७, ७; श. १२, ४, ४, ३; तै. २, ७, १३, १.  
 महा-न(ग्न→)ग्नी-ग्न्या ऐ. १, २७.  
 महा-नाग-म्ऽइव श. ११, २, ७, १२.  
 महा-नाञ्जी-ञ्जयः जै. १८२; १८३; -ञ्जी ऐ. ४, ४; -ञ्जीः तैआ. १, १, २; २१, १; -ञ्जीनाम् ऐ. ४, ४<sup>५</sup>; जै. १८२; १८४; -ञ्जीभिः शां. २३, ३; तैआ. १, ३२, ३; -ञ्जीषु ऐ. ५, ७; श. १३, ५, १, १०; जै. १८३; -ञ्ज्यः ऐ. ५, ७<sup>३</sup>; मं. २३, २; श. १३, ५, १, १०; तां. १३, ४, १; २१, ४, ८; ९; आ. २, २६, १; ष. ३, ११; सा. १, ४, ६; १२; २, ७, १; -ञ्ज्याः ष. ३, ११.  
 महा-निरष्ट(-र/अक्ष)-ष्टः तै. २, ७, ३, ४.  
 महा-निवेश-शः जैड. ३, ३,

३, ५.  
 महा-पङ्क्ति-ङ्क्तयः शां. २९, ५.  
 महा-पातक-क्रेभ्यः सा. १, २, ९.  
 महा-पथ(←पथिन्)-थः ऐ. ४, १७  
 महा-पार-राय सा. १, २ ५.  
 महा-पुर-रम् ऐ. १, २३; गो. २, २, ७.  
 महा-पुरुष-षः ऐआ. ३, २, ३<sup>३</sup>; शांआ. ८, ३<sup>३</sup>; -पाय सा. १, २, ५.  
 महा-ब्रह्म-ह्माः जै. ६.  
 महा-ब्राह्मण-गः श. १४, ५, १, १९; २२.  
 महा-भय-यात् ऐ. ८, २७.  
 महा(-हाऽअ-)भिवेक-कः ऐ. ८, १२; -कम् ऐ. ८, २३<sup>३</sup>; -क्रेग ऐ. ८, १४; १५; १९<sup>३</sup>; २०<sup>३</sup>; २१<sup>६</sup>: २२; २३.  
 महा-भूत-तानि ऐआ. २, ६, १; शांआ. ७, २२; गो. १, १, ३७; -तैः शांआ. ७, २२.  
 महा-मत्स्य-स्त्यः श. १४, ७, १, १८.  
 महा-मांस-सानि जैड. १, १५, ३, ५.  
 महा-मा(न→)ना-नाः तैआ. १, १, २; २१, १.  
 महा-मानित्व(-निन्+त्त्व)-म् जै. १८२.  
 महा-मानी-नयः जै. १८२.  
 महा-मेघ-घाः शांआ. ७, ४; -वे ऐआ. ३, २, ४; शांआ. ८, ७; ११, ३.  
 महा-मेरु-म् तैआ. १, ७, १; ३<sup>३</sup>.  
 महा-यज्ञ-ज्ञः श. २, ४, ४, १४; ११, ७, २, २; का. १, ३, ४, ८; -ज्ञाः श. ११, ५, ६, १; तैआ. २, १०, १; -ज्ञाः श. ११, ७, २, २; -ज्ञात् ऐ. २, ७.  
 महा-याम-म् आ. १, ३२०.  
 महा-वैधाजय-म् आ. जैआ. १,

५१२.  
 महा-रथ-थः श. १३, १, ९, २<sup>३</sup>; तै. ३, ८, १३, १<sup>३</sup>.  
 महा-राज्-जन्+त्त्व-जः शां. ५, ५; श. १, ६, ४, २१; २, ५, ४, ९; ४, ३, ३, १७; १४, ५, १, १९; २०; का. १, ५, ३, ९; गो. २, १, २३; -जाः ऐ. ७, ३४; जैड. २, २, ४, ११; -जाय तैआ. १, ३१, ६; सा. ३, ३, ४, ५.  
 महा-रात्र-त्रे शां. २, ९; ११, ८; तैआ. २, १५, १.  
 महा-रौरव-म् आ. जैआ. १, ५१२.  
 महा-वद-दाः ऐ. ५, ३३.  
 महा-वराह-हस्य शांआ. १२, ८.  
 महा-वात्सप्र-म् आ. १, ३१७.  
 महा-वाद्य-म् गो. १, ३, २.  
 महा-वामदेव्य-म् आ. १, १६९.  
 जैआ. १, १६९: १७१.  
 महा-वीर-रः शां. ८, ३<sup>३</sup>; ७<sup>३</sup>; श. १४, १, १, ११; तां. ९, १०, १; तैआ. ५, ११, १; -रम् श. १४, १, २, १७; २, १; १३; ४, १; १६; तै. २, ५, ४, ३; तां. ९, १०, १; -रस्य तैआ. ५, १, ५; -राः श. १४, १, २, ९; २, २, ५३; -रात् श. १४, २, २, ४०; -रे श. १४, २, २, १३.  
 महा-वीरस्व-स्व तैआ. ५, १, ५.  
 महा-वीर्य, र्या-र्यः श. १, ४, २, ३; ५, १, ९; ३, २, १, ३९; ५, २, २, १५; -र्या श. ३, २, १, २७.  
 महा-वृक्ष-क्षस्य तां. ३, ४, २; ६, २; १३, २; १४, १, १२; -ञ्जी तां. ७, ६, १५; १६; जै. २९.  
 महा-वृष-षयः जै. ८७; -पाः जै. १९२<sup>३</sup>; -पाणाम् जै. ८७; -पान् जै. १९२.  
 महा-वैराज-म् आ. २, ७, ७; जैआ. २, १६, १२.  
 महा-वैश्वदेव-म् श. ४, ५, ११.

महा-वैश्वामित्र- -त्रम् तां. १३, ६, ११; -त्रस्य तां. १३, ६, १२; -त्रे आ. जैआ. १, ३४३.  
 महावैश्वामित्र-स्व- -स्म तां. १३, ६, १२.  
 महा-वैश्वानर-व्रत- -त्ते आ. २, २३, ३.  
 महा-वैष्टम्भ- -स्म तां. १२, ४, १९; आ. १, २६१.  
 महा-व्याहृति- -तिभिः शांआ. ९, ८; गो. १, १, ६<sup>३</sup>; १०<sup>३</sup>; -तीः प. १, ६; गो. १, १, ६; १०; -त्या गो. १, १, ५<sup>३</sup>; ८<sup>३</sup>; ११<sup>३</sup>.  
 महा-व्रत- -त्तम् ऐ. ४, १४; ५, २८; ऐआ. १, १, १<sup>३</sup>; ५, ३, २; ३; शां. ५, ५, १९, ८; शांआ. १, १<sup>३</sup>; श. ९, ५, २, १२; १०, १, १, ६; २, १; २<sup>३</sup>; ३-५; ८<sup>३</sup>; ५, ३, ४, १, ४; १३; १५; २१-२३; ५, २, १; ११, ५, २, १०; १२, १, २, ३; ३, २१; २३<sup>३</sup>; ४, ३; २, १, ५; ३, ३; ८-११; ४, १६; ३, १, ९; १३, ५, ४, ६; तां. ५, १, १; २, १; ६; ११; ५, २, १; ६, १२; १६, ५, ३; ११, ११; २०, १६, २; २१, १५, १; २२, ४, १; ५, १, ६, १; ७, १; ९, १; ११, १; २३, २, १; ६, १; ४; १७, १; २४, २, १; ४, १; १२, १; १४, १; १५, १; १६, १; १७, १; १८, १; १९, १; २०, १; २५, १, १; २, १; ३, १; ४, १; जै. १६५; १६७<sup>३</sup>; जैआ. २, ७, १; प. २, ३; ३, १२; गो. १, ४, ९; १०; १३<sup>३</sup>; १४<sup>३</sup>; १५<sup>३</sup>; १६; १७; २१; २२; ५, २-४; २, १, २३; -त्स्य ऐआ. १, १, १; ५, १, १; शां. १९, ८; तै. १, २, ६, १<sup>३</sup>; तां. ४, १०, १; ५, १, १८; ३, ५; ६, ११<sup>३</sup>; २२, ६, ४; ७, ६; जै. १६६; -तात् ऐ. ६, २४; गो. १, ४, १४; -ताय श. १२, २, ३,

११; गां. १, ४, २२; -ते ऐ. ६, १८; ऐआ. ३, २, ३; शां. १५, ५; शांआ. ८, ४; श. ४, ६, ३, ३; १२, १, ३, २३; तै. १, २, ३, ४; ५, ३; तां. ५, २, २; गो. १, ४, १३; २, ५, १५; -त्तेन ऐआ. ३, २, ४; शांआ. ८, ६; श. १०, १, १, ५; ४, १, १३; तां. ५, ६, १; १६, ११, ११.  
 महाव्रत-स्व- -स्म ऐआ. १, १, १; तै. १, २, ६, १<sup>३</sup>; तां. ४, १०, १; जै. १६६;  
 √महाव्रति, महाव्रतयति जै. १६६.  
 महाव्रतीय(-त+छ)- -यः श. ४, ६, ४, २; १०, ४, १, १२; १५; -यम् श. ४, ६, ४, १; -यस्य श. ४, ६, ४, १; -ये ऐ. ४, २२; शां. २९, ८; -येन ऐ. ४, १४; शां. १९, ३; ९; २<sup>३</sup>, ७.  
 महा-व्रीहि- -हयः ऐ. ८, १६; -हीणाम् ऐ. ८, १६<sup>३</sup>; तै. ३, १, ५, २.  
 महा(-हाडअ-)शन- -ने जैउ. २, ५, ३, २.  
 महाशन-तम- -मः जैउ. २, ५, ३, १.  
 महा-शाल- -लः श. १०, ६, १, १; -लम् श. १०, ३, ३, १; ६, १, ६.  
 महा-शैरीप- -ये आ. १, ३७१.  
 महा-संहि(त→)ता- -ताः तैआ. ७, ३, १; ४<sup>३</sup>.  
 महा-सञ्ज- -त्राणि श. ११, ५, ६, १.  
 महा-सर्प- -पाणि आ. २, ५, १.  
 महा-साम- -मानि आ. २, ७, १.  
 महा-सावेतस- -से आ. जैआ. १, ३७१.  
 महा-सुपर्ण- -र्णः श. १२, २, ३,

७; गो. १, ४, १८.  
 महा-सुहय- -यः श. १४, ९, २, १३.  
 महा-सूक्त- -क्तम् ऐ. ६, २५<sup>३</sup>; -क्ताः ऐआ. २, २, २.  
 महा-सेन- -नाय तैआ. १०, १, ६.  
 महा-स्तोत्र- -त्राणि गो. २, ६, १.  
 महा-स्तोम- -मानि ऐ. ६, १९; शां. २६, ९.  
 १महा-हविस्- -विः शां. ६, १५; श. ११, ५, २, ९; -विपः श. २, ५, ३, २०<sup>३</sup>; -विषा श. २, ५, ४, १; ६, १, १; २, १; का. १, ५, ३, १; ६, १, १; २, १; गो. २, १, २६.  
 २महा-हविस्- -विः तै. ३, १२, ५, २; तैआ. ३, ५, १.  
 महा(-हाडअ-)हि- -म्सङ्ग श. ११, ५, ५; ८.  
 महाह(-हाडअहन्)- -ह्ये शां. २, ९.  
 महे(-हाडइ-)न्द्र- -न्द्रः श. १, ६, ४, २१; २, ५, ४, ९; ४, ३, ३, १७; का. १, ५, ३, ९; तै. ३, ५, १०, ३; -न्द्रम् शां. ५, ५; तै. ३, ५, ३, २; ५, १; ७, ६, १३; गो. २, १, २३; -न्द्रस्य ऐ. ३, २१; तै. ३, ५, ७, ६; -न्द्राय श. १, ६, ४, २१<sup>३</sup>; ४, ३, ३, १८<sup>३</sup>; सा. ३, ३, ५.  
 महेन्द्र-स्व- -स्म ऐ. ३, २१.  
 महे(-हाडई-)श्वर- -रः तैआ. १०, १०, ३.  
 महो(-हाडउ-)ञ्ज- -स्म श. ३, ४, १, २.  
 महो(-हाडउ-)पनिषद्- -दम् तैआ. १०, ६३, १.  
 मह्यत्, मह्यत् ऐ. ५, १९<sup>३</sup>; तै. २, ४, ३, ६.  
 मह्यत्- -यते शां. २२, ४; -यन्तः श. २, ५, ३, २०<sup>३</sup>; का. १, ५, २, १९<sup>३</sup>.

महस्-हः श. ३, ३, ४, २४; ५, १, ५, २३; तै. २, ४, ३, ४; ३, १०, ५, १; तैआ. १, ११, १.

मुहस्-हः ऐ. १, ४; ३, १८; ऐआ. १, ४, ३; शांआ. ७, १; श. १, ९, १, ९; १०; ११; ११, ८, १, ३; १२, ३, ४, ६-१०; का. १, ४, १, १९; तै. १, २, ६, ६; ५, ५, ६; २, ४, १, ८; ५, ७; ५, १, ३; ६, १, ५; ५, ४; ११, ७; ३, ५, १०, २; ३; ४; ८, १८, ५; १०, ४, २; ९, १२; तैआ. ४, ४२, २; ७, ५, १; २; ३; ६, २; ८, ४, १; ९, १०, ३; १०, ४, १; २७, १; २८, १; तां. ५, ५, १०; जै. १६५; गो. १, ५, १५; १७; -हसः तै. १, २, ६, ६; तैआ. १, २१, १; तां. ५, ५, ९; १२, ६, २; १८, ७, ६; जै. १६५; मं. २, ८, १२; गो. २, ५, ८; -हसः-हसः तैआ. १, १, २, -हसा श. ११, ८, ३, ३; तै. २, ५, २, २; -हसे तै. २, ६, १, ५; ३, ४, १, १; तैआ. १०, ६३, १; -हाः जै. १६५; -हांसि श. २, ३, ४, २५; का. १, ४, १, १९; तै. २, ४, १, १; ५, २, ४; ३, ८, १८, २; ३; -होभिः तै. २, ६, ८, २; ८, ५, ७.

मुहस्वत्(-स्+मतुप्)-स्वत् तै. ३, १२, ३, ४; -स्वन्तः तै. २, ६, ११, १०; मं. २, ५, १०; -स्वान् तै. ३, १०, १०, ४; तैआ. १०, ६३, १; दै. २, ७.

महोविशीय-ये आ. जैआ. १, २९१.

महा, महाम् महत्-गद्र.

महि-हि ऐ. १, २२; ५, १८; २१; ऐआ. १, २, २; शां. ८, ७; २५, ५; २६, १७; श. २, ३.

४, ३७; ४, ५, ८, १०; ५, ३, ४, २७; २८; ७, ३, १, २९; ९, ४, १, १६; का. १, ४, १, २६; तै. २, ४, ३, ९; ७, ७; ९; ८, ९; १०; ६, ९, १; ७, ५, २; १३, ३; ८, ४, ५; ७, २; ७, १०; ३, ६, १०, ४; ७, ११, ५; तैआ. ४, ५, ६; १७, १; ४२, ५; तां. ७, ५, २; सा. २, १, ५; -०हे तै. २, ५, ४, ६॥

महि-स्व-स्वम् श. ४, ५, ३, ३; तै. २, ८, ३, २; ६, ६; ७, १; -त्वा ऐ. ५, १९; ऐआ. १, २, १; ३, ७; ५, १, ६; शां. २६, १२; श. १३, ५, ३, ७; तै. २, ४, १, ३; ३, ५; ८; ८, ४, ३; तैआ. ४, २०, १; जै. १८०; -त्वे तै. २, ७, ६, ३.

महि-स्वन-स्वनम् तै. २, ४, ८, ६; -स्वना शां. २२, २; श. ६, ३, १, १८.

महि-दास-सः ऐआ. २, १, ८; ३, ७; जैउ. ४, २, १, ११.

महि-वृष्-धे तां. १२, १३, १९.

महि-व्रत-ता तै. २, ८, ९, २.

महित-तः श. ३, ३, ३, ४.

महि(न→)ना-ना जैउ. ३, ५, १, २.

महि(न→)नी-नी शांआ. २, १८.

महिमन्-हिना(=हिम्ना) श. ४, २, २, ९; तै. २, ८, ९, ४; ३, ५, ७, ६; १२, २; तैआ. ४, ३, १; -हिमा ऐ. ३, २, ३; शां. ३, ३; ५, ६; १२, ३; २३, २; श. १, ४, २, १७; २, २, ४, ४; ६; ३, ३, ३, १; ३; ६, ३, १, १८; १०, ३, १, २-८; ६, ४, १; १३, १, १, ४; २, ७, ११; ११, २; ५, २, २, ३; ३, ७; १४, ७, २, २८; का. १, २, ४, ३;

५; तै. १, २, १, २१; ३, ८, २, ४; ९, १०, १; १२, ९, ७; तैआ. ३, १२, १; तां. ७, ७, १९; जै. २५; जैउ. ४, १०, ३, १; गो. २, १, २४; ३, २०; -हिमानः ऐ. १, १६; ऐआ. १, ३, ८; श. १०, २, २, २; ११, ६, ३, ५; १४, ६, ९, ३; तै. २, ८, ९, ५; तैआ. ३, १२, ७; मं. २, २, १५; -हिमानम् ऐ. ५, १८; शां. ३, ३; ५-६; २६, १२; श. १, ४, २, १७; ७, ३, १३; २, ६, १, २२; ४, ५, २, १२; ६, ३, १, १८; ८, ७, ३, ७; १२, ४, १, ११; १३, १, १, ४; ९, २; ७; ५, २, २, ३; ३, ७; का. १, ६, १, १५; तै. १, १, ५, ८; ३, २, ५, ३; ९, १; ३, २, १; ३, ५; ४, ४; ६, १; ५, ३, २; ७, ६; ६, ३, १; ११, ४; १२, २; ७, ६, ४; ८, २, ४; ३, ६; ९, २; १३, १; तैआ. ५, ९, ८; १०, १०, १; ६३, १; ६४, १; तां. १३, १२, ८; १५, ५, ३०; जैउ. ३, १, २, ४; १६; मं. २, ३, २१; गो. २, १, २, ४; -हिमानौ श. १०, ६, ४, १; १३, २, ११, १; तै. ३, ८, १८, ५; ९, १०, १; तैआ. १०, ६४, १; -हिम्नः तां. ७, ७, १८; जै. २५; -हिम्ना श. ६, ३, १, १८; १३, २, ७, ११; तै. १, २, १, १८; २, ५, २, २; ३, ९, १०, १; तां. १, ५, १०; ७, ७, १७; -हिम्ने श. १, ७, ३, १३.

महिरोद्वे जै. २०५६.

महिष्-षः ऐ. ४, ३; ऐआ. ५, १, १; शां. २७, २; श. २, १, ४, २९; ७, ३, १, २३; ३४; १३, ५, १, ९; का. १, १, ४, २६; तै. २, ५, ८, ९; तैआ. ६, ३, १; १०, १०, १; ५०, १; सा. १, ७, १; -षम् श. ७, ३, १, ३४; -ष्य श. ७, ३, १, २३; -पाः शां. २६, ३;

†=य. ४, ३५; चतुर्थकैवचनस्य स्थाने रूपमिति उ.म. द्र. । †-हि' इति मुपा. -स्वरोऽशुद्धः । तु. ऋ. १, १५६, २ । †-हि' इति मुपा. स्वरो भ्रष्टः । तु. ऋ. ३, ३१, १५ । †-०हे' इति मुपा. स्वरध्रिन्त्यः । †तु. तै. ३, २, ५, १ ।

श. ६, ७, ४, ५; १२, ८, १, २; तै. २, ६, ३, १.  
 महिषी- -०षि श. १३, ५, २, ५;  
 -पी शां. १५, ४; श. ५, ३, १, ४; ६, ५, ३, १; ४; ७, ५, १, ६; १३, २, ६, ४; ५, २, ३; ४, १, ८; तै. ३, ९, ४, ५; ६; तां. १०, १, ४; जै. १८०; -पीम् श. ६, ५, ३, ४; १३, ५, २, २; ५; ९; -प्यै श. ५, ३, १, ४; तै. १, ७, ३, ३.  
 मही- -०हि श. ४, ५, ८, ६; तां. २०, १५, १५; -ही ऐ. १, १६; १९; ४, १०; ५, ८; १९; शां. ८, १; २३, ३; २६, १३; श. ३, ५, ३, १२; ४, ५, २, १८; ६, ३, १, १६; ५, १, १०; ७, ५, १, १०; १३, ५, १, ११; १४, १, २, ८; तै. १, २, १, १३; २, ६, ७, ३; ५; ८, ४, ६; ३, १, ३, २; १०, ८, १; तैआ. ४, २, १; ४२, ५; ६, ७, २; १०, २, १, १; तां. २४, १८, ५; जैउ. ३, १, ४, ७; -हीऽह्व तै. २, ८, ५, २; -हीः श. ७, १, १, २५; तै. २, ६, १७, ६; १८, २; ७, १५, ४; जैउ. १, २, ३, ९; तैआ. ६, १, १; जैउ. १, २, ३, १०; -हीनाम् ऐ. ८, ७; श. १, २, १, २२; ३, १, ३, ९; का. २, १, ४, २०; -हीनाम् तै. ३, ३, ३, ५; तैआ. ४, १२, १; तां. १३, ५, ३; १४, ११, ३; -हीम् ऐ. १, ९; ऐआ. ५, ३, २; शां. २६, १२; श. ५, १, ४, ४; ६, ५, २, २१; ७, ३, १, ३३; ५, २, २०; ९, २, ३, ३८; तै. १, ३, ५, २; २, ४, ६, ८; ७, १३, ५; ८, ८, ४; ३, १, २, ६; ३, ३; तैआ. १, १३, १; २; ६, १, २; १०, १, १; तां. २४, १८, ६; मं. १, ७, ५; -हः श. १, २, १, २२; ३, १, ३, ९; का. २, १, ४, २०; तां.

१३, ५, ३; -ह्या श. ७, ४, २, ८; ८, ३, १, १०; ७, ३, १९; जैउ. ३, १, ४, ५; ७; -ह्याः जै. ४४; -ह्यै श. १३, १, ८, ४; तै. ३, ८, ११, २.  
 ✓महीय, महीयते तै. २, ५, ५, ६; महीयते तै. ३, १२, ९, ११; जै. १८; जैउ. १, १५, ३, ५; आ. १; मही-यन्ते श. ११, ८, १, ३; तैआ. ७, ५, २; ३; जै. १८; महीयुसे तै. ३, १०, ४, २; महीयध्वे जैउ. ४, १०, ४, १; महीयताम् शांआ. १२, ३; महीयस्व श. ६, ४, १, ८; ७, ४, १, ९; अमहीयत जै. १८; अमहीयन्त तां. ७, ५, १; १३, ६, १२; जैउ. ४, १०, ३, १.  
 महीया- -या जैउ. १, ९, २, ८; १५, १, २; ३, ५.  
 महीयस्- -यान् तैआ. १०, १, १; १०, १.  
 महन्या- -हन्याः तां. १३, ४, १; आ. २, २६, १.  
 मा ऐ. १, १३; २२; २, ७; १५; १६; १९; ३१; ऐआ. २, ७, १; ५, २, ४; शां. ६, १; १२, ३; २२, ७; २३, ७; शांआ. ४, ८; ९; १०; ११; ६, ३; श. १, १, २, १२; २, २, १२; १५; ४, १६; १७; १८; ७, १, ७; का. १, २, १, ९; २, २, १६; ४, १, २०; २५; ६, २, ७; तै. १, २, १, २७; ६, ६; ४, २, २; ६, ५; ७, १०, २; २, १, २, २; तैआ. १, १४, १; तां. १, १, ७; ४, १५; ५, १; ७, २; ८, ७; तां. ६, ४, ८; जै. १७; २६; ३४; ३७; जैउ. १, ४, २, ११; ६, २, १०; ३, ६; १६, १, १; १७, ३, ५; ८; १८, ४, १३; सा. २, ३, ४; मं. १, ५, १०; १३; ७,

७; २, ४, ३; ४; ६; प. १, ५; ३, १; गो. १, १, १३; २, ४; ६; ७.  
 मा-किसू(ः) तै. २, ४, ४, ७.  
 मो(माडउ) ऐआ. ५, २, ४.  
 ✓१मा, मिमीते श. ३, ३, २, ९; १४; १५; १६; १७; ९, ४, ८; ११; १०, २, ६, १०; मिमीते श. ३, ३, २, ९; १०; ११; १२; १४; १५; १६; १७; ९, ४, ९; १०; ११; १०, २, १, २; ३; २, ६; ८; ३, ८; ९; १०; १२-१४; ममे तै. २, ८, ९, १; अमिमीत श. ३, ३, २, १२; अमिमीत श. ३, ३, ४, ३; मिमेत् शां. १०, १.  
 मातुम् शां. ११, ७. मित-ता-मित्रा, मिसान-ना- अद्र.  
 ✓२मा, मिमायं ऐआ. १, ५, ३; तै. २, ४, ६, ११; तैआ. १, ९, ४.  
 मांस- -सम् ऐ. २, ९, १४; ६, २९; ऐआ. ३, २, १; ५, ३, ३; शांआ. ८, १; १२, ५; श. १, २, ३, ८; २, २, २, १३; ३, ५, २, १६; ६, १, २, १७; २, २, ३, ९; ७, ५, २, ४, २; ८, १, ४, ५; ६, २, १, ४; ७, ३, १, ४; १९-२१; १०, १, ३, ४; ४, ५; २, ३, ५; ४, १, १७; ५, ४, १२; ११, १, ६, ३, ४; ७, १, ३; १२, ८, ३, ३, १; ९, १, २; १३, ४, ४, १०; १४, ३, १, २०; का. १, २, २, ८; २, २, १, २१; तै. १, १, ९, ७; ८; ५, ९, ७; ८; २, ३, ६, २; ७, २; ६, ४, १; ५, ८; ३, २, ८, ४; ४, १६, १; तैआ. १, २, ३, २; २, ८, १; ५, ८, १, ३; ७, ७, १; तां. ४, ९, २, १; ५, १, ४; १७, १३, ६; ११; १४; २४, १३, ५; जै. १३; १६२; १९०; जैउ. १, १२, २, ६; सा. ३, ३, ३; ४; प. २, १; गो. २, १, १४; ३, १९; -सा तैआ. १, २, ३, ३; -सानि श. ३,

† 'मु-' इति मुपा. स्वरोऽशुद्धः । ‡ '-ही-' मुपा. स्वरधिन्यः । § १माने रशब्दे इति विवेको द्र. ।

φ = ऋ. १, १६४, ४१ । ✓मीयतिः शब्दकर्मा या. २, ६ । भा. तु तैआ. स्यले ✓१मा इत्यत आह ।

१,३,४:७,५,२,४२<sup>५</sup>;४३; २,२,  
३,४६<sup>३</sup>; १०, ६,४,१; ११,१,६,  
३४<sup>३</sup>; १३, ४,४,१०; १४, ६,९,  
३२; जैड. १,१५,३,५; सा. १,१,  
१०; -सा३म् (=मम्) जै. २०९;  
-सै तै. ३, २, ८,४; तां. २४,  
१८,३; ६; -सेन श. ३, ५,२,  
१६; ८,६,२,१४; ७,३,१; ४,२,१;  
तै. ३,२,८,७; ३,८,७; जै. ९३;  
घ. २,१; -सेभ्यः श. १२, ७,  
१,९; १३, ४,४,१०; -सेषु जैड.  
४,७,२,३; -सैः श. ८,७,३,१; ४,  
१९<sup>५</sup>; २०<sup>५</sup>; जैड. १, १५,३,५.  
मांस-प्रतिष्ठान- -नाः जै. १०६.  
मांसा(-सऽआ-)शा- -शा श. ११,  
७,१,२.  
मांसौ(-सऽओ-)दन- -नम् श.  
१४,९,४,१७; -ने शांआ. १२, ८.  
√मांसीय,मांसीयन्ति श. ११, ७,  
१,२; गो. २,२,१.  
मांस्ता(=मांस-ता)- -स्ता तैआ. ६,  
१,२६; -स्ताम् तैआ. ६,१२,१६.  
माक्षव्य(←मक्षु)- -व्यः ऐआ. ३,  
१,१; शांआ. ७,२ां.  
मागध(←मगध)- -म् तै. ३, ४, १,  
१; जै. १६५.  
माघ(←मघा)- -वस्य शां. १२, २;  
३; -वे श. १३, ८, १,४.  
माणिभद्र(←मणिभद्र)- -द्राय सा. ३,  
३,३.  
माण्टि- -ण्टिः, -ण्टेः श. १४, ५,५,  
२२; ७,३,२८.  
माण्डव(←मण्डु)- -वम् आ. १,  
५११<sup>३</sup>; ५१२; जैआ. १, ५११<sup>३</sup>;  
-वे आ. १, ५११; २, ५, १; जैआ.  
१, ५१२.  
माण्डव्य- -व्यः शांआ. १३, १;  
श. १०, ६, ५, ९; -व्यात् श.

१०,६,५,९.  
माण्डकायनि(←माण्डक)- -निः,  
-नेः श. १०,६,५,९.  
माण्डकायनी-पुत्र- -त्रः, -त्रात्  
श. १४,९,४,३२.  
माण्डकी-पुत्र- -त्रः, -त्रात् श. १४,  
९,४,३२.  
माण्डक्य- -क्यः ऐआ. ३, १, १<sup>५</sup>;  
३-५; २, १; ६; शांआ. ७, २<sup>५</sup>;  
९-११; १३; ८, १; ११<sup>५</sup>; १३, १;  
-क्यानाम् ऐआ. ३, १, १; शांआ.  
७, २.  
माण्डकेयी- -म् ऐआ. ३, २, ६<sup>३</sup>.  
मातरिड्वन्- मातृ- द्र.  
मातली- -ली० ऐ. ३, ३७; तै. २  
६, १६, २.  
माता-पितृ-, मातुल- मातृ- द्र.  
मातुम्√१मा गद्र.  
मातृ- -न्तः श. ५, ४, ३, २०; तै. २,  
८, ४, ८; ६, ५; -न्तरः तै. २, ८, ४,  
८; -तरः श. ३, १, २, ११; ६, ४, ४,  
२; तैआ. ४, ४२, ४; १०, १, १२;  
तां. १३, ९, १७; जै. १८७<sup>५</sup>.  
मं. १, ८, २; -तरम् ऐ. १, ९;  
५, २२; ७, १३<sup>३</sup>; ऐआ. ३, १, ६;  
शांआ. ७, १९; श. २, १, ४, २९;  
४, ६, ९, ९; १, १, ४, ४<sup>३</sup>; २, १, १८;  
१९; ४, ३, २०; २१; ११, ३, १, १;  
३, ३, ७; १२, ७, ३, २१; ८, १, ०१;  
९, २, ११<sup>३</sup>; १४, ९, १, ४; ९, ४,  
२७; का. १, १, ४, २६; तै. १, ३,  
५, २; २, ४, ६, ८; ५, ५, ७; ६, ३, ५;  
८, ८, ८; ३, १, ३, ३; ५, ७, २; ७,  
१२, ४<sup>३</sup>; तैआ. २, ६, २; ६, ७, १;  
तां. १७, १, १३; जै. १३५; १८६;  
सा. १, ५, ९; सं. ३; मं. २, ६, ९;  
प. १, ६; गो. १, १, २२; ३८;  
-तरा श. ७, ३, १, ३०<sup>३</sup>; -तरि

शांआ. ३, २; श. ४, ५, २, १२;  
-तरौ तै. २, ६, ७, ३; -ता ऐ. २,  
६; ३, ३०; ३१<sup>५</sup>; ७, १५; ऐआ. ३,  
१, ६<sup>५</sup>; शांआ. ७, ३; १६<sup>३</sup>; १९<sup>३</sup>;  
श. १, ८, १, ४१<sup>३</sup>; २, २, १, २१;  
५, १, १८; ३, २, १, १२; ४, २०;  
७, १, २०; ४, ५; ५, २, १, १८; १९;  
३, १, ४; ४, ३, २०; २१; ६, ५, १,  
११<sup>३</sup>; ३, ५; ८, २, ३; ८, ६, २, ३;  
१२, ८, १, २१; १३, १, ६, १; २,  
९, ७<sup>३</sup>; ५, २, ५<sup>३</sup>; १४, ४, ३, १४<sup>३</sup>;  
७, १, २२; का. १, ४, ३, १५; तै.  
१, २, १, १; ६, ३, १; २, ४, ४, २;  
५, ३, २; ६, ४, ३; ७, १६, ३; ८, ३,  
५; ८, ५; ३, ६, ६, १; १०, २; ७, ५,  
५; ६, १५<sup>३</sup>; १२, ३; ८, ९, १; ९, ७,  
४; ११, ९, ५; १२, ३, १; तैआ.  
१, १३, २; २, ३, १; ६, २; ४, ३६,  
१; ६, ७, १; २<sup>३</sup>; १२, १; ७, ३, ३;  
१०, २१, १; २६, १; जै. १०२<sup>३</sup>;  
१८०<sup>३</sup>; १८६; १९०; जैड. १, १३,  
२, ४; ६<sup>३</sup>; ३, ३, ४, ७; ४, १, १, ७;  
मं. १, १, ११; ८, ८; २, २, ९; ४, ८;  
८, १५; घ. १, ६; द्वै. १, २३;  
गो. १, २, १०; २, ६, १५; -ताऽइव  
श. १, ६, ३, ९; २, २, १, २१; ५,  
१, ५, २६; ३, १, ४; ६, ८, २, ३; ७,  
१, १, ४३<sup>३</sup>; का. १, २, १, १२<sup>३</sup>; तै.  
२, ७, ७, ५; तैआ. २, ५, १; -तुः  
ऐ. २, २; श. २, २, १, १०; ४, ८;  
३, ७, ४, ५; ६, ७, ३, १५; ११, २,  
१, १; १३, ८, ३, ३<sup>३</sup>; का. १, २, १,  
६; ४, ७; तै. ३, ६, १, १; ८, ४, १०;  
तैआ. ६, ६, १; २; ७, ३; जै. १५३;  
जैड. ३, २, ३, ९; -तृभिः ऐ. १,  
२२<sup>३</sup>; श. १, ७, १, ३; २, ५,  
३, १६; ६, ८, २, ६<sup>३</sup>; जै. ३७;  
१८७; -तृभ्यः श. ६, ४, ४, ३;

५ सकारोत्तरवृत्तिन अकारस्य लोप इति भा. । सा. तु √मनोतेर्लुङि रूपमाह तत्त्वरदोषोपपत्तिश्चिन्त्य-  
मेव । †'माण्डव्य-' इति Kt. । ० = ऋ. १०, १४, ३, सा. तु '-लित्' इति प्राति. मने तच्चिन्त्यं स्वरविरोधात् ।  
'-ञी' इत्यत्र प्रथमैकवचने विभक्तिलोपः कथमिति चिन्तनीयम् ।

-तृवोः तै. २, ४, ३, ३; -तृणाम्  
श. १, ७, १, ४; -त्रा ऐ. ५, १३; श.  
१, ५, २, १६; छ. ५, २, १०<sup>३</sup>; १३,  
१, ६, १; ४, २, १५; तै. २, १, १,  
३<sup>३</sup>; ३, ८, ९, १; १७, १; -त्रे श.  
४, ६, ९, ९; ५, २, १, १८<sup>३</sup>; १४,  
९, ४, २८; तै. १, ७, ९, ५; जै.  
२६.  
मातरि-श्वन्- -०श्वन्ऽश्वन् गो.  
१, १, ४; -श्वनः श. १, ७, १,  
११; तै. ३, २, ३, १; २; -श्वना  
तै. १, ४, ८, ४; -इवा ऐ. २, ९;  
३८<sup>३</sup>; श. ६, ४, ३, ४<sup>३</sup>; तै. २, ३,  
९, ५; ६; तै. ३, १, १, १०<sup>३</sup>; तैआ.  
३, १४, २; ४, ४, २, १; जै. ४, १०,  
३, ८; मं. १, २, १५.  
माता-पितृ- -तरः श. ३, ८, ३, ३७;  
-तृभ्याम् ऐ. ७, ९.  
मातृ-त(म→)मा- -मासु श. ५,  
३, ५, १९<sup>३</sup>.  
मातृ-उसु(ः) दै. १, २४.  
मातृ-देव- -वः तैआ. ७, ११, २.  
मातृ-नामन्- -मभिः गो. १, २,  
१८.  
मातृ-सुत- -मान् श. १४, ६, १०,  
२; ५; ८; ११; १४; १७.  
मातृ-वध- -धेन शांआ. ५, १.  
मातुल- -म् सा. १, ५, ८॥  
मातृशु(=मादृशु)- -क् तैआ. १, ५, १.  
मात्रा(√१मा)- -त्रया श. ६, ४, १,  
८; ७, ४, १, ९; ८, ६, १, ५; १३,  
३, ६, ५<sup>३</sup>; तै. २, ८, २, २; ३, ९,  
१२, २<sup>३</sup>; गो. २, ४, १८; -त्रा  
ऐआ. ३, १, ५; शां. २७, ४;  
शांआ. ७, १३; १४; श. १, २,  
५, १२-१४; ५, २, १७; ७, ३, २५;  
२, २, २, ३; ४; ५<sup>३</sup>; ३, १, ४, २३;  
२, २, ४; ३, २, ९<sup>३</sup>; ५, १, ६; १०;  
२६<sup>३</sup>; ३, १९<sup>३</sup>; ९, ४, ८<sup>३</sup>; ४,

१, १, १५; १६; ५, १, २, ११; १२;  
६, १, २, २८<sup>३</sup>; २, १, २१-२३;  
२८-३०; २, ३; ४; ८; ९; ३२-३४;  
३, १, २१<sup>३</sup>; २५<sup>३</sup>; ४०; २, ५; १०<sup>३</sup>;  
३, २१<sup>३</sup>; ४, १, ३; १२; २, १०; ४,  
५; ११; १८; ५, १, ८; १२<sup>३</sup>; ४, ९;  
६, १, १४<sup>३</sup>; २, ७<sup>३</sup>; ३, १६; ७, १,  
२४<sup>३</sup>; २७<sup>३</sup>; २८; ३, १२; १६; ४,  
६<sup>३</sup>; ८, १, १५; २, ५; ७; १०; १२;  
७, १, १, ३२<sup>३</sup>; ३३; २, १, १४; १६;  
२, १५; १६; ३, ४; ९<sup>३</sup>; ४, ३; ४; ६; ८;  
९; ११; १५; १६; १८; २१; २२; २४;  
३, १, ४७; २, ९<sup>३</sup>; ४, १, २१; ३१;  
३४; ४१; ४२<sup>३</sup>; ५, १, ११; २, ८;  
८, १, १, ६; ४, १, २८; २, १३; ६,  
३, १२<sup>३</sup>; ७, ४, ९<sup>३</sup>; ९, १, १, १६;  
२६; ३१; ३८; ४०; २, २; ३१; २,  
१, १०; १६; २, २; ३; ६<sup>३</sup>; ७; ३; ६;  
१९; ३३; ४०; ४१; ४५<sup>३</sup>; ३, २,  
८; ३, ९; १३; ४, २, ८; १४; २४;  
२६; ३, ६; ११; १४; ४, ७; १४<sup>३</sup>; ५,  
१, ३१; ५१; २, ९, १०<sup>३</sup>; १०,  
१, ३, ११; ४, ८; २, १, २<sup>३</sup>; ११;  
२, ६<sup>३</sup>; ३, १; ११; १३, ३, ६, ५<sup>३</sup>;  
का. १, २, २, २; ३; २, २, ११<sup>३</sup>;  
तै. १, ४, १०, ५; ५, १०, २<sup>३</sup>; ३<sup>३</sup>;  
४<sup>३</sup>; ५; ६<sup>३</sup>; ३, ९, १२, २<sup>३</sup>; तैआ.  
७, २, १; तां. १६, १३, १२; २०,  
११, ८; १५, १२; जै. १४३; गो.  
१, १, २५<sup>३</sup>; २, ४, १८; -त्राः शां.  
१०, १; गो. १, १, २५; २७; ३९<sup>३</sup>;  
-त्राम् शांआ. १२, ८; श. १, १,  
३, २; ६, ३, ३; २३; १४, ७, १, १०;  
३१; २, ५; का. २, १, ३, १; तै. १,  
५, १०, ४-७; २, २, ९, १०; तां.  
१७, १४, ३; २०, ५, ३; ११, ८;  
२१, ४, ७; -त्रायाम् ऐआ. ३,  
१, ६; शांआ. ७, २.  
मात्रा(-त्राऽअ-)मात्रा- -म् ऐआ. ३,

१, ५; शांआ. ७, १३<sup>३</sup>.  
मात्रा-संसर्ग- -र्गः श. १४, ७, ३,  
१५.  
मात्स्य(←मात्स्य)- -स्यः श. १३,  
५, ४, ९; तै. १, ५, २, १.  
माथर्वा- -वः श. १, ४, १, १;  
१४<sup>३</sup>; १७; -वाः श. १, ४, १,  
१७.  
माधाय- -ये आ. १, १४५.  
मादन(√मद्)- -म् तां. ९, २, २.  
मादयुर्ध्वे श. २, ३, ४, १२; का. १,  
४, १, १०<sup>३</sup>.  
मादयितानु- -त्तवे जै. ५३; -०त्तो  
जै. ५४.  
मादिल- -म् जैआ. १, ४७०.  
मादुप- -पम् ऐ. ३, ३३<sup>३</sup>; जै. २०७;  
-पस्य ऐ. ३, ३३; जै. २०७.  
मादुपन्व- -म् ऐ. ३, ३३; जै.  
२०७.  
माधव(←मधु)- -वः श. ४, ३, १,  
१४; ७, ४, २, २९; -वाय श. ४,  
३, १, १४.  
माधुकि(←मधुकि)- -किः श. २, १,  
४, २७; का. १, १, ४, २४.  
माधुच्छन्दस्(←मधुच्छन्दस्)- -सः  
शां. १९, ८; २०, २; ३; २२, १;  
२४, ५; २५, ३; ११; २७,  
२; -सम् ऐआ. १, १, ३<sup>३</sup>; शां.  
२४, २; श. १३, ५, १, ८; तां.  
९, २, १७; ११, ९, ६; २१, ९,  
१५; आ. १, १६<sup>३</sup>; ३०२; ३५९;  
४४४; ५३२; जैआ. १, १६५;  
३०२; ५३२; सा. १, ४, १४;  
-सस्य, -सानि शां. २४, १; -से  
शां. २४, १; श. १३, ५, १, ८.  
माधुच्छन्दसी- -न्दसी सा. १, ४,  
१४; -न्दस्यौ शां. २८, २.  
माधुच्छन्दस-गात्समद- -दौ शां.  
२४, १.

‡ =ऋ. ५, ११, ३ 'मात्रोः' इति पाठः । ॥ मानृ+डुलच् पा. ४, ३, २६ द्र. । ङि-त्रम् इति मुपा. ।

† =माधव- । ष-र्ध्व इति मुपा. चिन्त्यः ।



माधुची-चीभ्याम् श. १४, १, ४, १३<sup>३</sup> तैवा. ४, ७; १; ५, ६, ५.  
 माध्यन्दिन(←मध्यन्दिन)- नः ऐ. ३, १७<sup>३</sup>; ८, १; ऐवा. ५, १, १; शां. २५, १२; श. ४, ३, ३, ४; १३, ५, ३, १०; १४, ३, १, २९; तां. १९, ५, ५; ११, २; ६; २०, १, १; २, १; ३; ३, १; ५, १; ८, १; ९, १; ११, २; २१, १०, २; ३; जै. १३७; जैड. १, ३, २, ४; ष. १, ३; गो. १, ५, २३; २, ६, ९; -नम् ऐ. २, २४; ३, २१; २७; २८<sup>३</sup>; ४, ४; ५, ५; ६, ११<sup>३</sup>; शां. १२, ६; ७; १४, १<sup>३</sup>; ४; ५; १५, १<sup>३</sup>; ३; १६, १; ४; २९, २<sup>३</sup>; ३०, १; श. २, ४, ४, १२<sup>३</sup>; ४, १, १, १०<sup>३</sup>; २, ३, १४; १७; ५, २०<sup>३</sup>; ३, २, ८<sup>३</sup>; ३, ६; १९; ५, १<sup>३</sup>; २; १७; ४, १, १८; २, २; ५, ३, ५; ५, ५, ३, ३; ९, ५, १, २५<sup>३</sup>; ११, ५, ९, ७<sup>३</sup>; ७, २, ३; ५; १२, २, ४, २-७; ८, २, ९; १३, ५, १, १; ९; १०; १४, १, १, १५-१७; ३, १, २९; का. १, ३, ४, ७<sup>३</sup>; तै. १, ४, ५, १; ५, ११, ४; ३, ८, १२, १; २; तैवा. ५, १, ६; तां. ५, १०, १०; ६, ३, ११; ७, ३, १; ३; २१<sup>३</sup>; ४, १; ६; ९, १, १५; ७, २<sup>३</sup>; ७; १३, ९, २; १६, १, ६; २, ७; १०, ५; १८, ६, ७; ८; २०, ६, १; ७, १; १४, १<sup>३</sup>; २१, ७, १<sup>३</sup>; ८, १<sup>३</sup>; ११, १<sup>३</sup>; २५, १४, ४; जै. २३; ३४; ३७; ४६; ६३<sup>३</sup>; ८८; ८९<sup>३</sup>; १०२<sup>३</sup>; १०८<sup>३</sup>; १३०<sup>३</sup>; १३३<sup>३</sup>; १४१; १५३; जैड. १, १२, ३, ३; ४, २, १, ५<sup>३</sup>; ७; ष. १, ४; गो. १, ४, ७; ८, ५, ४<sup>३</sup>; २, १, २३; २, २१<sup>३</sup>; ३, १७; २०; २३; ४, २; ४<sup>३</sup>; ६, ९; -नस्य ऐ. २, ३२; ७, ३४; शां. १३, २; श. १२, ८, २, ९; १४, २, २, ६; जैड. १, १२, ३, ३<sup>३</sup>; तां. ७, ४,

१; गो. २, ४, ४; -नात् ऐ. ३, ३०; ४, ४; श. ४, ३, ३, १९; तै. १, ४, ५, २; ३; ३, ८, १२, १; तां. ७, ४, ८; ९, ७, ६; ७; गो. २, ६, ९<sup>३</sup>; -नाय ऐ. ७, ३२; -ने ऐ. २, २३; ३, १४<sup>३</sup>; ३०; ४४<sup>३</sup>; ५, ३४; ६, ९; ११; १२; १३<sup>३</sup>; १८; ७, ३४<sup>३</sup>; शां. १३, २; १४, १; २<sup>३</sup>; ५<sup>३</sup>; १६, २; २२, २; २५, ११; १२<sup>३</sup>; २९, १<sup>३</sup>; श. ४, २, ३, ५; ६; १४; १७; ३, २, १०; ३, १२; ५, २<sup>३</sup>; ८; ४, १, २; १६; १८; २, २; ३; ५, ३, ८; ४, ७; ९, १३; ५, १, २, १९; ४, १<sup>३</sup>; ३, ५, १; ११, ७, २, ५; १२, ३, ४, ४; १४, ३, १, २९<sup>३</sup>; तै. १, २, २, ४; ३, ८, ५; ४, ५, २; ५, ११, ३; ४<sup>३</sup>; २, २, ८, ३; ७, १, ३; तां. ७, ३, ४; ८, १, १; १२, १३, ८; १५, ९, १४<sup>३</sup>; १७, ११, २; १८, ३, २; १९, १२, ५; २४, १३, ४; जै. १३३; १३९<sup>३</sup>; १४२; १६४; जैड. १, ४, २, ४; ४, ५, १, १; ष. २, ६; गो. १, ५, १३<sup>३</sup>; २, २, १४; २१; ३, १०<sup>३</sup>; १२; १७<sup>३</sup>; २३; ४, १०<sup>३</sup>; ५, ८; ११; १५; -नेन शां. १८, ९; श. ४, ३, ३, ५; १२, ३, ४, १; ८, २, ९; तां. ७, ३, ३; ६; ८, ३, ५; ४, ९; १०, ५, १७; १९, ११, ६; जै. ८८; जैड. ४, २, १, ४.  
 माध्यन्दिन-सवन-नेन गो. १, ५, ११<sup>३</sup>.  
 माध्यन्दिनीय-याः जै. १३९.  
 माध्यम(←मध्यम)-माः ऐवा. २, २, १<sup>३</sup>; शां. १२, ३.  
 माध्वी(←माध्व←माध्वी)-ध्वी ऐ. २, १८; श. १४, ९, ३, ११; १३; तैवा. १०, १०, २<sup>३</sup>; ४९, १<sup>३</sup>; -ध्वीभ्याम् श. ४, १, ५, १७<sup>३</sup>; १८; १४, १, ४, १३<sup>३</sup>; तैवा. ४, ७, १; ५, ६, ५.  
 मान्, मीमांसन्ते शां. २, ९; २६,

३; शांवा. ८, ४; जै. ६२; १०३; १६४; जैड. ३, ६, ८, ५; मीमा-  
 सांख्यके तैवा. १, १२, ५; मीमां-  
 सस्व जैड. ३, ६, ३, ६; मीमांस-  
 ध्वम् जैड. ३, ६, ३, २; मीमांसित  
 तां. ६, ५, ९; गो. १, ३, ८; मीमां-  
 सेरन् तां. २३, ४, २; अमीमांसिष्ठाः  
 श. ११, ६, २, ४.  
 मीमांसक-, मीमांसत्-, मीमांस-  
 मान-, मीमांसा-, मीमांसित-,  
 मीमांस्य- अत्र.  
 मान(√मन्)- नः जै. १२३; जैवा.  
 १, ६०<sup>३</sup>; -नम् ऐ. ६, ३५; ७, १८;  
 शांवा. ३, १; जै. १८२<sup>३</sup>; गो.  
 २, ६, १४<sup>३</sup>.  
 मान-वत्-वान् तैवा. ९, १०, ३.  
 मानव(←मव)-वः ऐ. ४, ३२;  
 ८, २१; शां. २८, ४; श. ४, १, ५,  
 २; ७; तै. २, २, ५, ३; जै. १८६<sup>३</sup>;  
 जैड. २, ३, १, १; -वम् ऐ. ५, १४<sup>३</sup>;  
 ८, २१; तां. १३, ३, १४; जै. १८६;  
 जैड. २, ३, २, ५; वा. १, ९६;  
 जैवा. १, ९५; -वस्य जैड. २,  
 ३, २, ३; -वाः ऐ. ८, २३; श.  
 १३, ५, ४, १४; २३; तैवा. ६, ६,  
 २; -वानाम् तै. २, ४, ७, ८; -वे  
 वा. जैवा. १, ५४; -वेन तां. १३,  
 ३, १५; -वेभ्यः तै. ३, ७, १३,  
 ४; गो. २, २, १२; -वैः तैवा.  
 ६, ५, ३.  
 मानवी-वी श. १, ८, १, २६<sup>३</sup>;  
 ११, ५, ३, ५; तै. १, १, ४, ४; ३,  
 २, २, २; ५, ८, २; १३, २.  
 मानव्य-म् गो. १, ३, १२.  
 मानस(←मनस्)-सः श. ८, १, १,  
 ८; १४, ५, ५, ७; ९, १, १८; -सम्  
 तैवा. १०, ६२, १; ६३, १<sup>३</sup>; -सा  
 तैवा. १०, ६३, १; -सानि तैवा. ४,  
 ४२, २; -से तैवा. १०, ६२, १<sup>३</sup>;  
 -सेन तैवा. १०, ६३, १.

मानसी- -सी शांआ. ३, ३.  
 मानसीन- -नः तैआ. ३, ११, १; २.  
 मानस्कृत(←मनस्कृ-†)- -म् तै. ३,  
 ४, १०, १.  
 मानित- -तः आ. १.  
 मानिन्- -ने सं. ३.  
 मानुतन्तव्य(←मनु-तन्तु)- -व्यम् ऐ.  
 ५, ३०; -व्यौ श. १३, ५, ३, २.  
 मानुष(←मनुस्)- -षः शां. १०,  
 २; श. १, १, १, ६; २, २, १, ५; ९, १,  
 २९; २, १, ४, २; ७; ३, ६, ३, २१; ३,  
 ५, १, ४, ११; ६, ६, ४, ५; ६; ७, ४,  
 ९; १०; ७, ४, २, १७; ९, ३, ४, १२;  
 १३; ४, ४, ९; ५, १, ११; ५४; १३,  
 ८, ४, ७; १४, ५, ५, १३; का. १, १,  
 ४, १; ६; २, १, १, ५; २, १, १२;  
 तैआ. ८, ८, १; -पःऽइव श. १,  
 ९, ३, २३; -षम् ऐ. ३, ३३; ७,  
 १८; श. १, १, ४, ४; २, २, ९; ४,  
 १, ३५; ६, ४, ३; ७, २, ९; ८, १,  
 २९; ३, १६; ९, ३, १८; ३, २, १,  
 ८; २, १, ५; १६; ३, ४, ३, १; ४, १,  
 २; ८, १, १, ५; ९, ४, १७; ४, ६, ८,  
 १९; ६, ३, १, ३४; ८, १, ३; ४; ७,  
 १, २, १८; ३, १, १०; ४, २, १७;  
 १८; ९, ३, ३, ११; ५, १, ६२; १४,  
 ४, २, ३१; ५, ५, १३; ७, २, ५; का.  
 २, १, ३, ९; २, १, ७; तै. ३, १२,  
 ६, ५; ६; तैआ. २, १, १; ७, ९,  
 १; जै. २०२; २०७; जैउ. ४, ११,  
 २, ७; गो. १, २, १०; -पस्य श.  
 १०, ५, २, ११; १४, ३, १, ९; ५, ५,  
 १३; तै. ३, २, ३, ८; तां. १३,  
 ७, १४; -पाः ऐ. १, २९; शां.  
 शां. ९, ३; श. १, ८, १, २७;  
 १३, ४, २, १६; तैआ. ८, ८, १;  
 सा. ३, ९, ३; प. २, १०; -पात्  
 शां. २६, ६; तै. १, २, १, १५;  
 जै. २०५; -पाम् प. २, १०;  
 -पाय श. १, ८, ३, २१; ३, २, २,

१७; ३, ४, २६; -पासः जै. ९७;  
 -ये श. २, ५, २, २५; ३, १, १, ७;  
 २, ४; ५; ३, १४; ४, १, ५; ५, ३,  
 २१; २२; ५, १, ४, ७; ९; ६, ८, १,  
 ८; ७, २, २, ६; ९, ४, २, ११; १४,  
 ५, ५, १३; का. १, ५, १, २३; जै.  
 २०५; -पेण ऐ. ७, १८; १८, ८;  
 गो. २, ४, ६.  
 मानुषी- -षी ऐआ. ३, २, ५;  
 शांआ. ८, ९; श. १, १, ४, १६;  
 का. २, १, ३, १८; तां. २५, १४,  
 २; -पीः ऐ. ७, ६; तैआ. ९,  
 १०, २; -पीम् ऐआ. १, ३, १;  
 श. १, १, ४, ९; ७, ४, २०; ३, २,  
 २, २७; २९; ४, ४, ४; ५, १, ३, ५;  
 का. २, १, ३, १३; -पीणाम् सा.  
 ३, ४, ११; -प्यः ऐ. ८, ११;  
 श. १, ९, २, १२; ११, ५, ४, १७;  
 ९, ८; -प्या श. १०, ५, १, १;  
 -प्याम् श. ९, ५, १, ५४; -प्यै  
 ऐ. ५, १५; ऐआ. १, ३, १; श.  
 ३, ५, ४, १७; ४, ६, ९, १८; ५, १,  
 २, ५; ६; ४, ४, १४.  
 मानुष- -पः श. १, ५, १, १३; ८, ३,  
 १०; ९, १, १; २, ५, २, ४२; ६, १,  
 ४५; ३, ७, ४, २; का. १, ५, १,  
 ३७; ६, १, ३०; तै. २, ६, १५, २;  
 ३, ३, ८, ११; ६, १५, १; -पम् श.  
 १, ५, १, १३; ८, ३, १०; -पा  
 श. ७, ३, १, ३४; तै. २, ८, २, ४;  
 -पाः श. १, ९, १, १९; तै. ३, ५,  
 १०, ५; तैआ. ६, ५, १; -पाणाम्  
 श. १४, ९, १, ९; तै. २, ७, १२,  
 ५; ८, २, ४; ३, १, २, ९; -पासः  
 तै. ३, ६, ८, ३; १०, २; -पेभ्यः  
 श. १, ८, ३, २१; ९, १, २४; २, १८;  
 २, ५, २, ४४; ६, १, ४७; का.  
 १, ५, १, ३७; ६, १, ३०; तै.  
 १, २, १, २३; ३, ३, ८, ११; ५,  
 ११, १; तैआ. १, ९, ७.

मानुषी- -पी तै. २, ५, ८, १०;  
 -पीः श. १२, ४, ४, २; तै. १,  
 १, १, ४; ३, ७, ५, ८; -पीणाम्  
 तै. २, ४, ७, १०; ८, २; तैआ.  
 ३, १५, २; ४, ७, ५; -पीभ्यः श.  
 ६, ४, ४, ४; -पीषु तै. १, ६, १, ५;  
 ३, ७, ६, ४.  
 मानुष-निकाशन- -म् जैउ.  
 ३, ३, ४, ७.  
 मानुष-महिष्य(-पीऽअ-)जा-  
 (-जऽअ-)श्वो(-श्वऽउ-)प्ट- -प्टाः  
 प. ५, ११.  
 मानुष्य- -प्याः गो. २, ६, ९.  
 मानुष्य-क- -कैः श. १४, ७, १,  
 ३२.  
 मान्याल- -लाः तै. २, ५, ८, ४.  
 मान्द(√मन्द)- -न्दाः श. ५, ३, ४,  
 १४; तै. १, ७, ५, ३.  
 मान्दान- -नः जै. ११४.  
 मान्धातृ(←मन्धातृ)- -तुः गो. १, २,  
 १०.  
 मामक(←अस्मद्)- -कः तै. २, ४, ७,  
 १; ७, १६, ४; -काः श. १२, ८, १;  
 २०; तै. २, ६, ३, ५; गो. १, १,  
 २८.  
 सामिका- -म् गो. १, १, २८.  
 सामतेय(←मम-त्ता)- -यः ऐ. ८,  
 २३; शांआ. २, १७.  
 सामहान(√मह)- -नः श. ९, २,  
 ३, ९.  
 मायवत्तर- माया- द्र.  
 माया- -यया ऐ. १, १९; ३०; ६, ३६;  
 शां. ८, ४; २०, ३; २५, ७;  
 श. ११, १, ६, १२; तै. २, ४, ५,  
 ४; ७, १२, २; ८, ७, ३; ३, १०, ८, २;  
 तैआ. ३, ११, १०; तां. १३, ६,  
 ९; जै. १९०; जैउ. ३, ६, ७, १;  
 ३; सा. १, ८, ६; -या श. ६,  
 ६, २, ६; १०, ५, २, २०; ११, १,  
 ६, १०; १३, ४, ३, ११; तैआ. १,

१०,२; आ. जैआ. १,१८१; गो.  
१,२,९; -या: तै. २, ५, ४, ३;  
तैआ. १, २, ४; ५, ७; तां. १९,  
१९,१; जैउ. १, १४, ३, ६; जै.  
१८०; १९०; जैउ. १, १४, ३, ८;  
गो. २, ३, २३; -याभि: श. १४,  
५, ५, १९; जैउ. १, १४, ३, १; ८;  
-याम् ऐ. ८, २३; श. २, ४, २, ५;  
७, ५, २, २०; १३, ४, ३, ११; का.  
१, ३, ३, ५; तैआ. १, ३१, १; -यायै  
तै. ३, ४, ३, १; -ये श. ३, ६, २, २.  
मायु-वत्-तर- -र: ऐ. ८, २३; श.  
१३, ५, ४, १२.  
माया-विन्- -विनौ जै. १९०.  
मायिन्- -यिनम् ऐ. ५, ४; शां. २२,  
७; -यिनाम् तै. २, ५, ४, ३.  
मायास्मायुः, मायि<sup>३</sup>, मायित्रा जै. ६२६.  
मायु- -युम् सं. २, २, ११; -यो: सं.  
१, २, १३; -यौ तै. २, ७, ७, १.  
मायोभव(←मयोभू)- -त्राय तै. ३,  
७, ७, ११; सं. १, २, ९.  
मारिम्बव- -व: जै. १९३<sup>१</sup>.  
शमारुत(←मरुत)- -त: ऐ. ६, ३०;  
शां. १२, ८; श. २, ५, १, १२; १३;  
१४; ३, ६, १, १६; ५, ३, १, ६; ४,  
३, १७; ९, ४, २, ६; का. १, ४, ३,  
१०; ११; १२; ५, २, १९; तै.  
१, ६, २, ३; ७, ७, ३; २, ७, २, ३;  
११, ३; तैआ. ४, ६, २; ५, ५, २;  
११, ४; तां. ६, ४, २; १७, १, ७;  
१३, ८; २१, १०, २३; गो. २, ६,  
९; -तम् ऐ. ३, १८; ३५; ४,  
३०; ३२; ५, २; ५; १५; १७;  
१९; २; २६; ऐआ. १, ५, ३;  
शां. १६, ७; १९, ९; २०, २-४;  
२१, २-४; २२, १; ५; ९; २३, ३;  
८; २५, ९; २६, १०; १३; १७;  
शांआ. २, १८; श. २, ५, १, १३;  
३, ८, २, २८; ९, १, १७; ५, ३, १, ६;

९, ३, १, १८; ११, ५, २, २; ३;  
१३, ५, १, १२; तै. १, ६, २, ३; ७,  
३, ४; ३, ११, २, १; तां. १४, १२,  
८; आ. १, १६; ३५९; ३८५;  
४४४; ४४५; जैआ. १, १६;  
३५९; ४४५; गो. १, ३, १२;  
-तस्य ऐ. १, ३०; ६, ३०; तै. १,  
७, १०, ६; तां. ९, ९, १३; आ.  
१, १३२; २५७; ३२४; ३३५;  
जैआ. १, १३२; २५७; ३२४;  
३३५; गो. २, ६, ९; -ता: श.  
९, ३, १, ७; १३; २४; २५; २, ३;  
तै. २, ७, ११, १; तां. ९, ९, १४;  
२१, १४, १२; -तान् श. ९, ३,  
१, ७; २, ३; -तानाम् श. ९, ३,  
१, १७; -तानि जैआ. २, १४, १;  
-ताय २२, १; -तेन तै. ३, ७,  
६, ११; -तै: श. १३, ५, ४, २८;  
-तौ श. ९, ३, १, १०.  
मारुती- -न्ती शां. ५, ४; श.  
२, ५, २, १०; का. १, ५, १, ८;  
तै. १, ६, ४, ४; ८, ३, ३; २, ७, २, २;  
तां. १७, १३, १३; १८, १, १४;  
गो. २, १, २२; -तीम् का. १,  
५, १, १५; तै. १, ३, ४, ४; ६, ५, १;  
८, ३, २; -त्य: शां. १९, ९; तां.  
२१, १४, १२; -त्या शां. २८, ३;  
श. ४, ५, २, १७; का. १, ५, १,  
३५; तै. १, ३, ४, २-४; ६, ५, १;  
८, ३, २; -त्याम् श. २, ५, २,  
२६; का. १, ५, १, ३१; -त्यै  
श. २, ५, २, ३८; ४०; तै. १, ८,  
३, २; -त्यौ श. ५, १, ३, ३; का.  
१, ४, ३, १२.  
रमारुत- -ताय तै. २, ८, ५, ५.  
मार्गवीय(←मार्गव)- -यम् आ. १,  
११५; -याणि आ. १, ११५.  
मार्गवेय- -य: ऐ. ७, २७; ३४.  
मार्गारु(←मृगारि)- -म् तै. ३, ४,

१२, १.  
मार्गीयव- -वम् तां. १४, ९, ११;  
जैआ. १, ११५; -वे आ. १,  
११५; -वेग तां. १४, ९, १२;  
२०, ३, २.  
मार्जे(√मृज्)- -जै: जै. १८.  
मार्जयित्वा का. १, ५, १, ३६; ६, १,  
२२; तै. ३, ३, २, ३; गो. २, १, ३.  
मार्जालीय, या- -०य तां. १, ४, ८;  
-य: ऐआ. ५, १, १; शां. १७, ७;  
श. ३, ५, ३, ४; ६, २, २१; गो. २, ५,  
४; -यम् श. १४, ३, १, २२; तै.  
१, ४, ६, ६; तां. ५, ४, ११; ६,  
१५; ९, ८, ९; जै. १६५; -याडइव  
तां. ९, ८, २; -ये ऐआ. ५, १,  
१; २; श. ४, ४, २, ७; ८; ९, ४,  
३, ८; १४, २, २, ४३; -येन शां.  
९, १.  
मार्जालीय-न्यन्त- -न्तेन शां.  
२७, ६.  
मार्डीकु(←मृडीकु)- -म् तै. २, ४,  
५, ३.  
मार्तव- -वे जैआ. २, २३, १.  
मार्तवड- -म् तैआ. १, १३, ३; तां.  
२४, १२, ६.  
मार्तवड- -म् श. ३, १, ३, २; ३;  
तैआ. १, १३, ३.  
मास्तुर्त्ना(←मृत्स्ना)- -स्तूर्या श. १४,  
३, २, २१.  
माल्य- -त्य: तां. १३, ४, ११.  
माल्य-ह(स्त→)स्ता- -स्ता: शांआ.  
३, ४.  
मावी- -वी: जैआ. २, २४, १॥  
म्राष- -षस्य गो. २, १, १७; -या:  
तां. १६, १, १०; -पान् श. १,  
१, १, १०; का. २, १, १, ८.  
मास(→मास्)- मास: ऐ. १, १२; ३,  
४१; ४, १२; शां. १, १; ५, ८; ७,  
१०; १९, २; २५, ११; २६, १;

१ गानप्रयोगा एते । तु. ...मित्रम्...अयमस्मयुः... इति ऋ. ६, ४८, ३; १; साम. २, १, १, २०. द्र. १. १. मारिम्बव इति पाठान्तरम् C. । † 'मा-' इति B. च. स्वरः । † 'मावीः' इति हस्त. पाठान्तरम् । 'महयाः' इति आ.मुपा. गद्र. ।

शांआ. ३, २; श. १, ७, २, २४;  
 छ, ३, १, ५; द, २, २, २९; ३५; ८,  
 ४, १, १९; ९, १, १, ४३; ३, ३,  
 १८; १०, ५, ४, ५; ७; १०;  
 १२; १४; ११, २, ५, ४; १२,  
 ८, २, ३१; १३, १, २, २; तै.  
 ३, ८, ३, ३; तैआ. २, ८, १; ५, ४,  
 १०; तां. छ, १, १७; २, ९; २४,  
 २०, १; २५, १, १, २, १; जै.  
 ११७; जैउ ३, ३, २, ६; गो. २,  
 १, २६; भासः शां. २५, १; श.  
 २, ६, ४, २-७; द, २, २, २९; का.  
 १, ६, ४, ३-८; तै. १, ५, ६, ४;  
 ५; तां. छ, १, २; ११; ४, ८; ६, १,  
 ३; १७, १३, ६; ११; १४; जै.  
 १६२; भासम् ऐआ. २, १, ५;  
 शां. ५, ८; १९, २; २५, ११;  
 शांआ. १२, २; श. ६, २, २, ३५;  
 १०, २, ५, ९-१२; १३; १४;  
 तै. १, ५, ५, ६; तैआ. २, ८, १;  
 ५, ४, १०; तां. छ, ४, ७; १०, ३,  
 २; २३, २, ३; २५, ३, १; ४,  
 १; सा. १, ४, ४; ५, ५, ११; ६, १;  
 ७, १; २, ४, ९; ७, ६; ३, ७, ८; ९,  
 ५; सं. १, ५, १४; गो. २, १, २६;  
 भासयोः ऐ. छ, २६; तै. १, ८,  
 १०, २; भासस्य ऐ. ३, ४१; श.  
 ६, २, २, ३५; ९, १, १, ४३; १०,  
 २, ५, १५; ६, १; ४, २, २३; २४;  
 १२, २, १, ८; भासाः ऐ. १,  
 १; १३; १६; २३; २८-३०; २,  
 ३९; ४१; छ, १६; २५; ६, १९;  
 शां. १, १; ७, १०; ८, १; ९, २; ४;  
 ११, ६; १३, ९; १४, १; २; ५; १६,  
 ११; २५, १५; २६, १; शांआ. १,  
 २; ७, २१; १०, ५; श. १, २, ५,  
 १३; ३, ५, १०; ११; ७, २, २६; २,  
 २, २, ४; ३, २७; ३, ४, ४, १९; ६,  
 ४, २३; २४; छ, ३, १, ५; ९; ६, १,  
 ११; ५, २, १, २७; ५, १५; ३, ५,

५; ४, ५, १४; २०; २३; ५, २,  
 २; ५, ८; १९; ६, २, १, २८; ३६;  
 २, ३; ५; ८; १२; ६, १, ५; १४; ३,  
 १६; ७, १, २८; ७, १, १, ३२;  
 ३४; ३५; २, २, १६; ३, ९; ४,  
 ४; ९; १६; २२; ३, १, ४७;  
 ८, १, ४, ८; ३, ३, ११; ४, १,  
 ११-१७; २४; २५; २८; ३, ९; ५,  
 २, १४; ६, ३, १२; ९, १, १, १६; २६;  
 २, २, ६; ३, ६; ३, १, १; २, ८; ३, ९;  
 १३; ५, १, ३, ८; १०, १, ४, ८; २, ५,  
 ६; २, ६, १; ७; ४, ३, २१; ५, २;  
 ५, ४, १०; ६, ४, १; ११, २, ६,  
 ११; ७, ३; ५, ४, ९; १२, १, ३,  
 १०; २, १, ८; २, ६; ३, ६; ३, २, २;  
 ७, २, १९; ८, २, २९; ३०; ३५; ३,  
 १४; १३, १, २, १; ७, ३; ३, ३, ८;  
 ४, १, ५; ४, ११; ५, १, ४; १५; ३,  
 ११; ४, २६; ८, ३, ७; १४, १, ३,  
 २८; २, २, १२; ३, २, १६; ६, ८, ९;  
 ९, ६; का. १, २, २, ३; ३, २३; २,  
 २, ३, ११; तै. १, १, ४, १; ६, ११;  
 २, २, १; ३, ७, ४; ५, ५, ६; ६, १, १०;  
 ८, ३; ७, ३, ६; ७, ५; २, २, ३, ७;  
 ३, १७, २; ३, ३, ६, ४; ७, ५, ८;  
 ८, १, १; १०, ३; १७, २; २०, १;  
 २१, २; ९, १, १; १८, २; १०, ९,  
 ८; ११, १, १६; १०, ३; १२, ९, ४;  
 तैआ. १, ८, १; १४, ३; २, ८, १;  
 छ, १९, १; २६, १; ५, ४, १०; ६, २;  
 ७, ४, ३; १०, १, २; ६४, १; तां.  
 ३, १२, ३; छ, २, १२; ४, ११; ६, ४;  
 ७, ९; ५, ९, १४; १०, ३; ६, १,  
 २; ३, ३; १०, १, ७; १०;  
 ३, २; ३; ६; ४, ५; १२, ४,  
 १७; १४, १, १०; १२, ९;  
 १६, ४, १२; १३; ६, १०; १८, २,  
 ४; १४; ४, ११; ९, ५; ७; २१;  
 १९, ५, ५; २०, ५, ३; २१, ४, ७;  
 २३, २१, ३; जै. ३१; ६३; ८८;

१३०; १४४; १५१; १६८; जैउ.  
 १, २, ३, ६; १५, १, ५; ३, ५, ४, ६;  
 ८; सं. १, ५, १५; २, ६, ४; ५.  
 ३, १; गो. १, ४, १९; ५, ५; २३;  
 २, १, १; ३, ८; ६, १; भासात् ऐ.  
 १, १२; भासान् ऐ. १, २३; २,  
 ४१; छ, २५; १९, ३; २५, १; २६,  
 १; ७; शांआ. १०, ५; श. ६, ७,  
 ४, ७; १२, १, ३, १०; २, ३, ७; ८;  
 ३, ३, १३; ८, २, ३०; ३, १४;  
 १४, ९, १, १८; १९; १०, ४, ३,  
 १२; तै. १, ६, ८, ३; ३, १, ६, १;  
 ३, ६, ४; १२, ८, ३; तां. छ, १, १२;  
 १७; सा. ३, ९, १; जैउ. १, १५,  
 १, ५; ३, ५, ४, ५; गो. १, ५,  
 १०; भासानाम् श. १०, ४, ३,  
 १९; ११, २, ७, ३; १२, १, ३,  
 १०; तै. ३, १०, १०, ३; ११, १,  
 १५; तां. १०, १२, ८; भासाभ्याम्  
 ऐ. छ, २६; भासाय गो. १, २,  
 १७; भासि ऐ. छ, १७; ७, १३;  
 शां. २५, १; श. २, ५, २, ४;  
 ३, १; १०, २, ६, १; १२, २, २, ५;  
 ७; १४, ९, ४, २१; का. १, ५, १,  
 ३; तै. १, ४, ९, १; तां. २५,  
 ४, १; जै. १६२; गो. १, ४, २०;  
 ५, १; भासिऽभासि ऐ. छ, १६;  
 शांआ. छ, ८; श. २, ४, २, २;  
 ७; ५, ५, २, २; ११, २, ५,  
 ५; १२, २, १, ८; २, ६; का.  
 १, ३, ३, २; ७; तै. १, ८,  
 ४, ३; भासे सा. ३, ८, ३; गो-  
 २, २, १; भासेन सा. २, ५, ६;  
 भासेभ्यः ऐ. १, २३; श. १४, ९,  
 १, १८; १९; तै. ३, १, ६, १;  
 भासेषु ऐ. १, २४; छ, २५; श.  
 १०, १, ५, ४; २, ५, ६; १४; १५;  
 ६, ८; ११, २, ७, ३; ५, ४, ७; तै. १,  
 ५, ६, ७; ३, १०, १०, ३; ४; तां. छ,  
 १, १२; १७, १३, ७; १२; १५; सा.

३, ३, ५; मासैः ऐ. ४, २२; श. ४, ६, २, १; १०, ४, २, १९; तै. १, २, ५, ३; २, ३, ३, २; तां. ४, ५, १७; मासौ शां. २६, १; श. ७, ४, २, २९; ८, २, १, १६; ३, २, ५; ६, ४, २, १४; ७, १, ६; तैआ. १, ३२, १; तां. १०, १२, ८; गो. २, ६, ६; मास्सु तै. ३, ११, १, १७; तां. ४, १, १, २; ४, १.

मास-धा ऐ. ३, ४१<sup>१</sup>.

मास-भाजू- -जम् श. १०, ४, ४, ४.

मास-लोक- -काः श. १०, ४, ३, १९.

मास-शस्(ः) ऐ. ४, १२; १३; १६<sup>३</sup>; श. १, ७, २, २४; १२, २, १, ८; २, ६; तां. ४, २, ९.

मास-सहस्र- -स्त्रेणऽस्त्रेण श. १०, ४, ४, ४.

मासा(-सऽअ)-र्धमास- -सौ जैड. १, ३, २, ७.

मासो(-सऽउ)-पोषित- -तः सा ३, १, १२

मासर- -रम् श. १२, ९, १, २; तै. २, ६, ११, ३; ८; -रेण तै. २, ६, ११, १०; १२, ४; -रैः तै. २, ६, ४, २.

माहाकाल्य(←महाकाल)- -म् आ. १, २३७.

माहाचमस्य(←महाचमस)- -स्यः तैआ. ७, ५, १.

माहानामन(←महानाम्नी)- -नानि ऐ. ६, २४<sup>१</sup>.

माहारजन(←महारजन)- -म् श. १४, ५, ३, १०.

माहाराज्य(←महाराज)- -ज्यम् ऐ. ८, १४; १५<sup>३</sup>; १९; -ज्याय ऐ. ८, ६; १२-१४; १७; १८; १९.

माहावृष(←महावृष)- -पः, -पाय जैड. ३, ७, ३, २०.

माहावतिक(←महाव्रत)- -म् शांआ. २, १६.

माहित्यि- -त्थिः श. ६, २, २, १०; ८,

६, १, १६-२०; २, ५, १, ५७; १०, ६, ५, ९; -त्यैः श. १०, ६, ५, ९.

माहिन(√मह्)- -म् ऐ. ३, ३८<sup>३</sup>.

माहिन- -नाः, -नानाम् जै. ४५.

माहेन्द्र(←महेन्द्र)- -न्द्रः श. २, ५, ४, ९<sup>३</sup>; ४, ५, ४, ८; ५, १, ३, ४; ४, २; ३, ५, २; का. १, ५, ३, ९<sup>३</sup>; -द्रम् ऐ. ३, २१; ७, ४<sup>३</sup>; श. ४, ३, ३, १५; १६<sup>३</sup>; १७<sup>३</sup>; ५, १, ३, ४; २, २, १९<sup>३</sup>; २१<sup>३</sup>; ४, ४, २५<sup>३</sup>; ११, ५, २, ५; -न्द्रस्य श. ४, ५, ४, ८<sup>३</sup>; -न्द्रे श. ५, १, ४, २<sup>३</sup>; ३, ५, २<sup>३</sup>.

माहेय(←मही)- -यौ जै. ४४.

√मि, मिनोति श. ३, ६, १, २<sup>३</sup>; १६<sup>३</sup>; २६; ७, १, १५<sup>३</sup>; १६<sup>३</sup>; २६<sup>३</sup>; २७; तै. ३, ८, २०, १; मिन्वन्ति श. ३, १, १, ६; ७; ७, २, ३; तां. १७, १३, ३; १०; १३; १६; मिनोतु श. ३, ६, १, १६; तैआ. ६, ७, १; मिन्वानि श. ३, ७, १, ८.

मीयते तां. ६, ४, ६; ११.

√मिष्, मेष्, मिमिक्षिरे तैआ. १०, १०, २; निमिक्षिताम् श. ४, ५, २, १८; ७, ५, १, १०; मिमिक्षतम् श. ४, १, ५, १७; तै. २, ४, ५, ७; तां. २२, १०, १२.

मेक्षयति श. ४, ३, ५, १६; १८.

मेक्षण- अद्र.

मित्त(√मि)- -तः तैआ. ६, ७, १.

मित्त, ता- -तः शां. २६, ७; श. ३, ३, २, ११; ७, १, ७<sup>३</sup>; -तःऽइव श. ८, ३, ३, ५; -तम् ऐआ. २, ३, ६<sup>३</sup>; शां. १०, १; २६, ३; २७, १; श. ४, ४, ३, ७; १०, २, १, २; २, ६; ८; ११, १, ६, ३४; १२, ३, २, ८; तै. १, ४, २, २; -तस्य प. १, ६; गो. १, ५, २, ३; -ता श. ३, ६, १, १४<sup>३</sup>; १०, २, ६, ९; -ताः शां. २६, ७; श. १३, १, ३, २; तै. २, ४,

७, १०; -तेन शां. १०, १; २६, ३. मित्त-जु(←जानु)- -ज्वः तै. २, ८, ७, ५<sup>३</sup>.

मित्त-द्वु- -द्ववः श. ५, १, ५, २२; २३.

मित्त-इक्षि(ण→)णा- -गा तां. १६, १, ७.

मित्र(√मिद्)- -त्र शांआ. १, २; श. ५, ४, १, १५<sup>३</sup>; तै. २, ८, ७, ५; ३, १, १, ७; ७, ९, ५; -त्र श. ६, ५, ४, १४; तै. ३, ११, ४, १; -त्रः ऐ. १, २१; ४, १०; ६, ६; ८, ८; शां. १५, २; १८, ११; १९, ९; २१, २; २४, ९; श. २, ४, ४, १८; १९; ३, २, ४, १८<sup>३</sup>; ३, ३, १०; ४, १, ४, १<sup>३</sup>; २; २, १, २, ७; ५, १, ६; ७; ५, ३, २, ४; ७<sup>३</sup>; ३, ८; ११; ४, १, १६<sup>३</sup>; ६, ५, १, ५<sup>३</sup>; ४, १०; १४; ८, ४, २, ६; ११, ४, ३, ३; ६; ७; ११; १२, ६, १, ११; ९, २, १२<sup>३</sup>; १३, ५, १, १८; का. १, ३, ४, १०; १२; तै. १, १, १, ५; ९, २; ४, ४, ६; ७, ४, १; ३; १०, १<sup>३</sup>; २; ४; २, ४, ३, ८; ५, ३, ३<sup>३</sup>; ७, ४; ६, ५, १; ७, १२, ५; ८, ६, ३; ७, २; ५<sup>३</sup>; ३, १, २, १; ५, १; ५, २, ३; ६, १, ३; ७, २, ३; ४<sup>३</sup>; ९, १; ५; १०, १; तैआ. १, १३, ३; ३, ३, १; ४, ३, १; ११, ६; ४, २, ३; ५, ९, ९; १२, २; ७, १, १; १२, १; १०, १४, १; तां. १५, २, ४; २४, १२, ४; २५, १०, १०<sup>३</sup>; जैड. ४, ७, २, १०; मं. १, ६, १५; गो. २, ५, १२; -त्रम् ऐ. ६, १०; २०<sup>३</sup>; ८, २७; ऐआ. १, १, ४; २, २<sup>३</sup>; २, २, १<sup>३</sup>; ३; शां. २६, ११; २८, ३; श. १, ५, ३, १७<sup>३</sup>; २, ३, २, १२; ४, १, ४, ४; ८<sup>३</sup>; ७, ३, २, ७<sup>३</sup>; ६, ५, ४, १०; ८, १, २, ६; ११, ४, ३, २०; तै. १, २, १, १२; ७, १०, ३; २, २, ७, २;

† 'माःसु' इति सुपा. । ॥ पा.-धातुपाठेऽलभ्योऽर्थं धातुः । √मिहेः सन्नन्तादिति प्रायः । अर्वाग्भित्तु धात्वन्तरत्वेन परिकल्पित उपरि मुद्रितो द्र. । ‡ '-ज्मवः' इति सुपा. चिन्त्यः । तु. क्र. ३, ५९, ३ ।

७, १३, ३; ८, ७, ६; ३, १, २, १; ७, ९,  
३; ८, ९, २; १२, ७, ५: तां. ८, ६,  
५; ६; ७, १; ११, ७, ३; १२, २,  
३; १४, ८, ३; १५, २, ५; जै.  
६२<sup>५</sup>; जैड. ३, १, ३, ६; गो. २,  
२, २०; -त्रयोः गो. २, ३, १३;  
-त्रस्य ऐ. ३, ४; ४, ९; ८, ८;  
ऐआ. ३, २, ३; शां. ६, १४<sup>३</sup>;  
१८, ११; शांआ. ८, ४: श. २,  
३, ४, ३७; ३, ३, ४, २४; ४,  
१, ४, ९; ३, ४, १०; ५, ३, ५, २८<sup>३</sup>;  
६, ५, ४, १०; ७, ५, २, २७;  
८, ४, २, ६; ९, ३, ३, ११; का. १,  
४, १, २६; तै. १, ५, १, ३; ३, १;  
७, ४, ३; २, ८, ६, ४; ७, २; ३; ६;  
३, २, ४, ५; तैआ. १, ७, ६; २,  
१३, १; ३, ९, २; ४, ३, २; गो. २,  
२, ९; -त्रा तैआ. १०, ६२, १<sup>३</sup>;  
-त्राणि ऐआ. ३, १, ६; शांआ.  
७, १९; तै. १, ७, ८, ७; प. ५, ६;  
-त्रात् श. ४, १, ४, ३; -त्राय ऐ.  
५, २७; ७, ३; श. ५, ३, ३, ८; ७,  
२, २, १२; ९, ३, ३, १०; ११,  
१२, ४, १, ९; ६, १, ११; १३, १, ३,  
३<sup>३</sup>; तै. १, ४, ३, १; २; २, ८, ७,  
६; ३, १, ५, १<sup>३</sup>; ८, ६, ५; तां.  
१४, २, ४; जै. १३०; सा. ३, ४,  
५; गो. २, ३, १३; -त्रे ऐ. ५, १;  
८, ८<sup>३</sup>; -त्रेग श. ४, १, ४, ३; ५;  
६; ५, ३, ५, १३; ६, ५, १, ९; तै. १,  
२, ५, ३; ३, ७, २, ४; तैआ. ६,  
९, २.

मित्र-कृत्य(→)स्या- स्या ऐ. ३, ४.  
मित्र-गुप्त- स्या: श. ६, ५, ४, १४.  
मित्र-त्व- त्वाय तै. ३, २, ४, ५.  
मित्र-दुह- -दुहृ तै. १, ७, १, ७.  
मित्र-धेय- -यस् श. ३, ३, ४, २४; ८,  
५, ११; ५, २, १, १८; १९;

४, ३, २०; २१; १२, ९, २, ६; १३,  
८, ४, ५; १४, ३, १, २७; तै. ३, १,  
२, १; ५, १<sup>३</sup>; -याय तै. ३, १,  
५, १.  
मित्र-भू- -भुवः, -भू: वं. २.  
मित्र-भूति- -तये, -ति: जैड. ३,  
७, ५, १.  
मित्र-महस्- -हः तै. ३, ६, ३, १;  
७, ६, २१; २२.  
मित्र-वत्- -वत्सु जै. १९६.  
मित्र-वर्चस्- -र्चलः, -र्चा: वं. १.  
मित्र-वर्धन- -नः तै. २, ७, ८, १.  
मित्र-विद्- -त् जै. १५२<sup>३</sup>.  
मित्र-विन्दु, न्द्रा- -न्द्रः, -न्द्रात् वं. १.  
-न्द्राम् श. ११, ४, ३, २०.  
मि(त्र→)त्रा-वृहस्पति- -तिभ्याम्  
श. ५, ३, २, ८; -ती श. ५, ३,  
२, ४; ८.  
मि(त्र→)त्रा-वृहग- -गतां. ६, १०,  
४; ११, २, ३; १२, ८, ३; -णयोः ऐ.  
२, २५; शां. १८, १२<sup>३</sup>; श. ३,  
९, २, १५; ४, २, ५, २२; ५, ४, ३,  
५<sup>३</sup>; १२, १, ३, १६; तै. १, ५,  
११, ३; ७, ८, ४; ९, १; तैआ. ४, ३,  
१; ५, ४; तां. १४, २, ४; २५,  
१०, ९; जै. १७; १३९; आ. १,  
१, २२०; २, २५, ७; ८; जैआ. १,  
२२०; सा. १, १, १४; दै. २, ८;  
गो. १, ४, ८; १०; -णग ऐ. ५,  
१६; ऐआ. ५, २, २; श. ४, १,  
४, ७; १०; तै. २, ४, ५, ३; ७, १५,  
६; ८, ६, ५; ६<sup>३</sup>; ७; ८; सा. २, २, ३;  
गो. २, ३, १३<sup>३</sup>; -णा तै. २, ६,  
१०, ५; ७, १२, १; ८, ९, ७; ३,  
६, १३, १; -गाम्याम् ऐ. ६, ४<sup>३</sup>;  
श. १, ८, १, २७; ४, १, ४, ७; २, ३,  
१२; १५; ६, ६, ८<sup>३</sup>; १२, १, २, २;  
गो. १, ४, ७; ९; -णाय जै. ३७;

-णौ शां. २३, ३; तै. २, ४,  
५, ४; ८, ६, ७; ३, ७, १३, ४;  
तैआ. ४, २०, ३; -णौ ऐ. २,  
२२; २५<sup>३</sup>; ६, ४; ८, ६<sup>३</sup>; १२; १७;  
ऐआ. ५, १, १; शां. १८, १३; २८, १;  
श. १, ३, ४, ४; ८, १, ७; ३, १२<sup>३</sup>;  
२, ४, ४, १०; १८; ३, २, २, १३;  
६, १, १६<sup>३</sup>; ८, ४, १४<sup>३</sup>; ४, १, ४, १;  
६, ६, ८; ५, ३, ४, ३<sup>३</sup>; ५, ३४<sup>३</sup>; ४,  
१, १५; १६; ४, ३, ५; २७; ९, ५,  
१, ५४; ५६; १२, १, ३, १६<sup>३</sup>;  
४, १, ९; १३, ५, १, ११; का. १, ३,  
४, ६; १०; तै. १, ५, ९, ७; ११, २;  
७, ६, ६; २, ७, ८, २; १६, २; ३,  
३, ६, ९<sup>३</sup>; ११, ५, २<sup>३</sup>; तैआ. २, ३,  
१; १९, १; ३, ८, १; तां. ६, १०,  
५; ७, २, २; ८, १; ९, ८, १६; २५,  
१०, १०<sup>३</sup>; मं. १, ४, ८; ५, ९; जै.  
१५; १७<sup>३</sup>; ३५; गो. १, ४, ८<sup>३</sup>;  
१०<sup>३</sup>; २, ३, १३.  
मित्रावृहग-नेत्र- -त्रा: श. ५, २,  
४, ६; -त्रेभ्यः श. ५, २, ४, ५.  
मित्रावृहग-समीरि(त→)ता- -म्  
तै. ३, ७, ५, ६.  
मिथ्य- -व्यः श. ५, ३, ५, १३<sup>३</sup>.  
?मित्वा मृत्वा टि अद्र.  
मिथ(त्→)ती(√मिथ्)- -ती: तै.  
२, ८, ३, ३६.  
मिथ्स्(ः) ऐ. ७, ६<sup>३</sup>; शां. ९, १;  
शांआ. ७, २२; १२, ५; तैआ. १,  
८, १; गो. १, ३, ८; २, २, २.  
मिथु- -धृ<sup>३</sup> तै. ३, ७, ११, ५; प.  
१, ६; तैआ. १, ११, ६; -धृया  
तै. २, ७, १५, १.  
?मिथु- -धौ तैआ. १, ११, ७||.  
मिथूया<sup>३</sup>- -या: तैआ. १, २२,  
१२<sup>३</sup>.  
मिथुन,जा- -नः श. १०, १, १, ७<sup>३</sup>;

९=ऋ. ६, २५, २ । षु-थ् इति सु. पाठे संहितायां दीर्घः । इपदद्वयेऽपि कि. वि. -त्वेन प्रयोगः ॥ तथाह मा. । सा. तु  
चिभक्तिप्रतिरूपकमव्ययमित्यभिप्रयन् प्रतीयते । ?मिथुसञ्ज्ञाद्/याते रिति सा. । मिथुसञ्ज्ञात् क्वजन्ताद्प्रत्यय 'या-'  
इति प्राति. आह मा. ।

८;९; -नम् ऐ. १, १; २, ३५; ३, २३; ४७; ४८; ५०; ४, २१; ५, १६-२१; २२; २३; ६, ३७, १०; ऐआ. १, २, ४; ३, १; ४; ५; ४, ३; ५, १, १; शां. ३, ९; ७, १०; २३, ७; २६, ८; ११; १५; २७, २; २९, ३; श. १, १, १, १८; २०; २१; २२; २, ५, १५; ३, १, १८; ४, १, २; ५, ३, १५; ४, ७-११; ७, २, ११; ९, २, ६; २१; २२; २, १, १, १३; २, ५; ३, १, २३; ३७; ३८; ४, ४, ६-१०; ५, १, ९; ११; १६; २, १७; ३, २, १, २६; ३, १, ११; ८, ४, ७; ३, ९, ३, ३४; ४, १, ५, ८; ३, १, ३; ४, २, १०; १५; १६; १८; ६, ७, ९; १०; ५, १, ३, ९; २, ५, ८; ६, १, २, १; ३; ४; ६-९; २, २, २; ३९; ७, ५, १, ७; ८, ६, १, १२; २१; ७, २, ३; ९, ४, १, ४; ५, १, ५४; १०, १, १, ७; ८; ९; ४, ५, २; ५, २, ८; ११; ६, ५, ४; ११, १, २, ६; ७; २, ७, ३; ३, २, १; ५, ४, १६; ६, २, १०; १४, १, ३, १; ४, १६; ४, २, ९; ३, १९; का. १, १, १, २; २, २; ३, ४, ४; ५; ६; ४, ३, ७; ९; १३; ५, १, १४; २, १, १, १३; १४; २, २; २, ४, १५; तै. १, १, ६, ६; २, २, ४; ३, ३, ४; ५, ६, ३; ६, १, ११; ३, १; ७, ५, १; २, १, २, ८; ५, ४; ३, ३, २, २; ३, ४; ४, २; ९, ११; १०, ३; तैआ. १, १०, १, १४, ४; १५, १; १६, १; १७, २; १८, १; तां. ४, २, १८; ६, ८, ५; १३, ५, १८; १०, ११; १५, ३, १७; १६, ५, ४; १४, ६; १९, ११, ७; २०, ११, १०; १५, ५; २१, ६, ४; ९, ५; १३, २; २२, ६, ५; ७, ७; जै. ३५; १११; १२०; १२६; १२७; १२९; १४७; १५५; १६८; जैज. १, १७, १, ४; ६; १८, १, ३; ४; ३, ५, ६, ८; ६,

६, १; २; ३; ७, २, ११; ४, १२, १, २; ४; ६; ८; १०; १२; १४; १६; १७; सं. १, ८, ७; ष. ४, ६; गो. १, १, ३३; ३४; ३, २०; २१; ५, ९; २, १, १०; २, १; ६; १३; १४; ३, २०; -नम्इव तां. ४, २, १८; -नस्य ऐ. ६, ३; श. ३, ४, ३, ४; ५; १०, ५, २, ११; १३, २, ८, ५; ४, १, ८; ५, २, २; तै. १, १, ६, ११; गो. २, ४, १५-१७; -ना ऐ. १, २९; -ना: श. ९, ४, १, ५; तै. १, २, १, ८; २, ४; ६, ४, ४; -नात् ऐआ. २, ३, ६; श. १, ९, २, ५; २, ४, ४, २१; ५, १, ११; १६; २, २३; ३, २, १, २६; २८; ४, १, २२; ४, ३, १, ३; ४, २, ९; ६, ७, ११; १२; ९, ४, १, ५; का. १, ३, ४, १२; ४, ३, ९; १३; ५, १, २१; तै. ३, ३, १०, ३; तां. ९, ४, १८; १६, १४, ६; १९, ११, ७; २०, ११, १०; १५, ५; २१, ६, ४; ९, ५; २२, ६, ५; ७, ७; जै. ९३; १३१; गो. २, १, १०; -नात् का. १, ३, ४, १३; -नानाम् शां. ३, ९; श. १३, १, ८, ७; तै. २, ५, ७, ४; ३, ७, ३, ७; ८, ११, २; -नानि ऐ. ४, २१; ५, १६-२१; शां. ३, ९; श. ९, ४, १, २; ३; ५; १५; ११, ३, २, १; १२, ८, २, ६; तां. २०, १५, ४; -नाभ्याम् तां. २०, १३, २; -नाय श. १, ९, २, २१; २, ३, १, २३; ४, ६, ७, ९; १०; का. १, ३, १, १४; जैज. १, १७, २, ३; १८, २, ४; -ने शां. २, ७; -नेन ऐ. १, १; ५, २२; २३; ७, १०; ऐआ. १, ३, ४; श. १, ५, ४, ६; ९, २, ८; २, १, १, ४; २, ४; ५; ३, ४, १, ६; ९, ४, २०; २१; ८, ६, १, १२; २१; ७, २, ३; ९, ४, १, ७-१२; १०, १, १, ८; ९, ५, २, ८; १२; १४, १, २,

११; ३, १; २५; का. १, १, १, २; २, २; तै. ३, ७, १४, १; तां. २१, १३, २; जै. १४७; १६५; १६८; जैज. ३, ७, २, ११; गो. १, १, ३४; -नेन-नेन श. ११, २, ७, ३०; ३, २, १; -नेनइव श. २, १, १, १; का. १, १, १, १; -नेभ्यः गो. १, १, २३; -नै: तै. १, १, ४, ६; ८; ५, ६, ३; २, १, ५, ४; ८, ३; २, ४, ४; -नौ ऐआ. १, ३, ४; शां. ५, ४; श. २, ५, २, १६; ३, ३, ३, ४; १८; ९, ५, १, ५७; १०, १, १, १०; तै. १, १, ६, ११; ६, १, ११; ७, २, १; तां. १६, ३, ७; २३, ५, २; २२, ४; २४, १४, ५; २५, १, १२; जै. १३१; गो. २, १, २२. मिथुन-स्व-स्वम् जै. १८३; -स्वाय श. १३, १, ६, १; तै. १, १, ९, ४; २, १, २, १२; ३, २, २, ६; ९, ९; १०, २; ३, १, १, ४; २; ६; ९, ११; ८, २२, ३; तां. १८, ९, २०; जै. १६५. मिथुन-वृत्-वान् तैआ. १, २२, १२; गो. २, २, १. मिथुनवती-म् जै. १२६. मिथुनी/१नम्, मिथुनी...स्याम् श. २, १, १, ५; २, ४, १५; ३, २; १, २५; का. १, १, १, ३; २, ४, ११. मिथुनी/कृ, मिथुनीकरोति ऐआ. २, ३, ६; श. २, ४, ४, २४; का. १, ३, १, २६; २७; तै. ३, ३, ३, ५. मिथुनीकारयन्ति जै. १६५. मिथुनी-कृत्य श. ३, २, १, २; ४. मिथुनी/म्, मिथुनीभवतः श. १०, ५, २, ११; मिथुनीभवन्ति ऐ. ७, १३. मिथुनी-भ्व(त्-न्ती)-न्त्यौ श. १०, ५, २, २. मिथुया मिथु-द्र. मिथुसुः(ः) तै. ३, ७, ५, १२. मिथू मिथु-द्र.

मिथ्या श. १,९,३,४; २,३,४,१८; २०.	मिह्-है ए. ३, १८; ऐआ. १, २,१.	मीमांसा-सा शां. ७,३; १८, ४; २६,२; २८,८; श. १, ३,५,१२; ४, १,१,१६; ५,३,८,४,७; ८,७, ४,१२; ९,५,१,१२; १०, २,५, ९; ११,२,४,४; तै. ३, ३,४, ६; ८, ५; १०, ९, २; तैआ. ८, ८,१; जै. १८४; -साम् श. ४,२,१,७.
मिथ्या/कृ, मिथ्याकरोति श. ३, २,२,१९; २४:३,३,१३; मिथ्या- कुर्वन्ति श. ३,४,३,१९.	मिहिका(←मिहिका)-का: तै. २,५, ८,४.	मीद्व(द्वह)स्-द्वयः श. २, ५, २,२८; का. १, ५,१, २,५; -द्वये ऐ. १,२,५; ५,२७; ७,३; शां. ८, ८; तै. २, ४,५,५; ६,७,३; ८, ६,८; ३,१, २,३; ७,८, १; २; तैआ. १, २९, १; -द्वः ऐ. ५, ६; शां. २३, ६; सं. १. २, १९.
मिथ्या-कर्मन्-मै श. ३,२, २, २३.	मीद्वष्टम(-द्वस्+तमप्)-०म तै. २, ८,६,९; -माय तैआ. १०, १७, १.	मीमांसित्-तः शां ११, ५; १२, ७; गो. २, ३, ११; -तम् श. १४,४,२,२९.
मिथ्या-कृत-म् श. ३, २, २, १९; २४; ३,३, १३; ४,३, १९.	मेक्षण-मेक्ष्यत्-अद्र.	मीमांस्य-म् जैट. ४, १०, २, १.
√मिद्, मेघतिऽ श. २, ४, २, ६; का. १, ३, ३, ६; मेघति श. २, ४, २, ६; का. १, ३, ३, ६; तां. ५, १, ७; मेघन्ति श. ११, १, ६, ३४	√१मी०, मेघां तैआ. १०, ४८, १.	मीयमान(√मि)-नः ऐ. २, २; तै. ३, ६, १, १.
मेदयथ तै. २, ८, ८, १२.	मेक्ष्यत्-अद्र.	मीलित्, ता(√मील्)-तः ऐआ. २, १, ४; -ताऽइव तां. ७, ९, २१; १८, ४, ४.
मेदस्, मेदस्तस्, मेदस्वत्, मेदित्, -नी, मेदुर, मेघत्-अद्र.	√१मी०, मेघां तैआ. १०, ४८, १.	मीलित्-तर-रः श. ७, १, २, ७
मिनत्(√२मी)-नत् शां. २, १, ८; जै. १८०.	√२मी०, मिनाति तै. २, ६, ४, ३; मिनन्ति तै. २, ८, ८, २; अमिनन्तै ऐ. ७, ९; अमिनीत जै. १८२.	मीवित(→)त्ता(√मीव्)-ता: तै. २, ६, १०, १.
मिमान(√१मा)-नः तै. २, ६, ८, १; जै. ९, २; -ना तै. २, ६, ८, ३; ३, ६, ३, ३; -ना: श. ५, १, ५, १७.	मीयते शांआ. ५, १; श. २, ६, १, ३; का. १, ६, १, २; मीयते श. ६, ५, ४, १४; १४, ७, २, २७; तै. ३, २, २, ५; ३, ९, ५; ७, १, ९; जै. ६०; १६८; गो. २, २, ४; मीयसे तै. २, ४, ८, ६; अमीयत शांआ. ५, १; श. ४, २, १, ११; अमायि श. १, ५, १, २०.	मुक्त(√मुच्)-क्तम् सं. २; -क्ता: ऐ. १, ३.
मिघेध(←मेघ्य)  -०ध्य श. ६, ४, २, ९; तैआ. ४, ५, २.	मिनत्-ग्र.	मुक्त-किल्बिप-पः तैआ. १०, १, १३.
मिर्मिर-रः तै. २, ७, १, २; -रम् तै. ३, ४, १७, १.	मीद्वस्-√मिह् द्र.	मुक्त-के(श→)शा-म् शांआ. ११, ४.
मिश्र, श्रा(√मिश्र)-श्रम् श. ४, ३, ५, १; १४, ४, ३, २; गो. २, ४, ८; -श्रा श. १, ६, १, २१; ११, ५, १, ६; -श्रा: श. ९, २, ३, २४; -श्राणि ऐआ. ५, १, ३; -श्रात् श. ४, ३, ५, २; २४; -श्रासु ऐआ. ५, २, १; -श्रे श. ३, ६, १, २३.	मीमांसक(√मान्)-कः गो. १, २, १०.	मुक्ति-क्तिः श. १४, ६, १, ५-८.
मिपत्(√मिप्)-पतः तैआ. १०, १, १४; -पन्तम् ऐ. १, २२.	मीमांसत्-सन्तः ऐआ. ३, २, २.	मुक्त्वा श. ८, ४, ३, १; ५, २, १; तां. १९, ४, ११.
√मिह्, मेहति श. १०, ६, ४, १; जै. २४.	मीमांसमान-नः जैट. ३, ६, ३, ७; -ना: ऐ. ४, २७; -नानाम् जैट. ३, ६, ३, २.	मुख-खम् ऐ. १, ४; २५; २, १५; २२; २५; ३, १३; ४, ८; ९, २२; ६, ३३; ७, १३; १६; ऐआ. २, १, ३; ४, १, २; शां. ३, ६; ४, ४; १४; ५, १; ५; ११, २; १७, ७; १९, ८; ३०, ५; शांआ. ४, ९; श. १, ६, ३, २; ९, ३, ७; २, ५, १, ८; ३, ५, ३, ३; ७, ४, १०; ८, १, १५;
√मिध्, मेध् ग्र.		

§ पा. ७, ३, ८३ इति गुणः । ॥ =क्र. १, ३६, ९; य. ११, ३७ द्र. । '←यमेघ' इति उ. । मेघस्यच्चाद्

यति मकारात्पर इयागमश्चान्द्रस इति सा. म. द. । द. तु य. इत्यत्र √मिनोतेरौणादिक एध्यप्रत्यय इत्याह  
तद्विपश्चिद्विद्विश्यम् । † 'मा=माम्, एतु=प्राप्तो' इति सा. । ‡ √१मी गतीं चुरादिराष्टोपः शपो लुगिति आ. ।  
० १गतौ २ हिंसायामिति विवेकः । † 'अमिनन्त' इति पपा. तु. =क्र. १, ७९, २ ।



२,६;५,५; ९,१,६;१४<sup>३</sup>;४,१,५।  
 १९;५,१,१,१;५,४,३; ६,१,१,  
 १०<sup>३</sup>;३,१, २७;७,४,१, ३;४;५:  
 ५,२,११;१०,५,२,१२: ११, १,  
 ८,१;२,६, ४;५,२, ४<sup>३</sup>;६, २,९;  
 १२, १,४,३;२,४,१६; ३, १,९;  
 ५,२,१०;९,१,३;११; १४,१,२,  
 १७;३,१, २९<sup>३</sup>;२,१७; ४,३,७;  
 ८,१५,११;१२;९,४, ८;९; १०;  
 २०; तै. १, १, २, १; ६; २,२,  
 १०,६<sup>३</sup>;७<sup>३</sup>;५,८, ६;६, ४, ३,५,  
 ४;७,७,३; ४<sup>३</sup>;५; ३, ३, १०,४;  
 ७,५,२; १०, ११, ७; तैआ. ३,  
 १२,५<sup>३</sup>;५,१०,३<sup>३</sup>; १०, ६४,१;  
 तां. ४,२,१७;५,९,८; ६, १,६;  
 ७,३,७; १२,१०,७; १४,५,२८;  
 १६,६,१४; १७,३,२; १९,११,  
 ४;२०,१६,२-४;६; २१,१५,२;  
 जै. ८;१३९;१४०;१४५; १५७<sup>३</sup>;  
 जैउ. १,१७,२,४;५; ४,६,३,१;  
 ८,१,५; सा. ३, १,७; मं. १,१,  
 ३; ष. २,७;४,५; गो. १, २,२;  
 ५,२-४; २,१, १९<sup>३</sup>; २०; २३;  
 २६; ५, ४; ६, १३<sup>३</sup>; -खम्डइव  
 शां. ६, १५; तै. ३, ३, ८, ४;  
 -खस्य ऐ. ५, २२; शां. २, २;  
 शांआ. २,१; श. २, ६,३, १७;  
 का. १, ६,३, १०; -खा तां. १,  
 ६,१७; -खाव ऐआ. २, ४, १;  
 शांआ. ५,१; श. १, ४,१, १०;  
 १३<sup>३</sup>;१८;१९<sup>३</sup>; ६,३,७; २,२,४,  
 १<sup>३</sup>;५,५,४,८<sup>३</sup>; १२,७,१,४; ८,  
 ३,१;१७; १४,४,२,११; का. १,  
 २,४, १<sup>३</sup>; तै. १,३, ८,३; २,२,  
 ९,८; ६,४,५; तैआ. ३, १२,६;  
 तां. १७,५,४; २४,१४,७; २५,  
 १,१४; जै. ८;९<sup>३</sup>; १४०; १९८;  
 मं. २, ५, २; दै. ३,३; गो. २,  
 ५,६; -खानि श. १, ६, ३, १;

४,४,३, १५<sup>३</sup>; ५, ५,४, २; -खे  
 ऐ. ५. २७; ७,३; श. १, ४,१,  
 १०;१८; ३,५, ३,३; ९,१, १२;  
 ४, २, ४, १८; ७, ५, २, ११;  
 ८,४,४,११; १२,५,२,७; तै. २,  
 ३,१०, २; ४; ६,४,५; तैआ. १,  
 २,३; तां. ९, १,१०;२,१; १२,  
 १०,७; १४,५,२८; १६, ६,१४;  
 २४,१४,७; २५,१,१४;२,३; जै.  
 २६<sup>३</sup>; जैउ. १, २,३,७; १७, २,  
 ४;३,६,५,८; सा. ३, ७,९; गो.  
 १,२,४; ८७; -खेन ऐ. ३, २६;  
 २७;६,१४; शां. ११, २; शांआ.  
 २,१;४,९<sup>३</sup>; श. ४, २, ४, १८;  
 १२, ८,३,१७; १४, ४,३,७;९,  
 ४,८-१०; २०; का. १, २,४,१;  
 तै. १,६,२,६; ७; २,२,११, ५;  
 तां. ६, १,६; ७; ८, ८, १; जै.  
 १०२<sup>३</sup>;१४०<sup>३</sup>; गो. १, १,२३;२,  
 ४;२,२,८<sup>३</sup>.  
**मुख-तसू(ः)** ऐ. ५,३<sup>३</sup>; ऐआ. १,१,  
 २<sup>३</sup>; शां. २,१; ३,६; ४,१४; ५,  
 १;५; १९,८; श. १, ४,१, ३७;  
 ६; २,२,१८; ५,२,२<sup>३</sup>; ८,४,४,  
 ११; ११, ५,४,१७; १२, ५,२,  
 १०; १३,४,१,१२; तै. १, १,२,  
 ८;३,८,३;७,३,२;८; २,२,२,६;  
 ३,२,२,३;३,१,५<sup>३</sup>;७,३; ८,१५,  
 २; २२,३; तैआ. १,२४,१<sup>३</sup>; ९,  
 १०,१<sup>३</sup>; तां. ४, २,१७; ६, १४;  
 ५,१,९; ९,८; ११<sup>३</sup>; ६,१,६<sup>३</sup>;७,  
 ३,७; १७,३,२; ५,६; १९,११,  
 ४;२०,१४,४<sup>३</sup>; २४,१४,७; २५,  
 १,१४;२,३;१४,४; जै. ८; २७<sup>३</sup>;  
 ६२<sup>३</sup>;१५७<sup>३</sup>; गो. १,१,३१;२,१,  
 १९;२०;२३.  
**मुख-दघ्न-** -घ्नम् श. ९, १,१,१३;  
 १३, ८,३,११; १४,३,१,३; -झे  
 श. ९, १,१, १३; १४, ३, १,

२;३.  
**मुख-नासिका-** -क्रे शांआ. ८,९.  
**मुख-मात्र-** -त्रे श. १२, ८,३, २०.  
**मुख-संमित-** -तः श. ३, २, १,  
 ३४<sup>३</sup>.  
**रमुख्य,ख्याः-** -ख्यः ऐ. ३, १३;  
 २७; तै. १,१,२,१;७; जै.१४५;  
 -ख्यम् श. १०, ६,१,११; १३,  
 १,८,२; तै. ३, ३,६, ६; -ख्या  
 ऐ. ३, १३; जै. १४५<sup>३</sup>; -ख्याः  
 ऐआ. १,३,५; श. १, ६,१, १६;  
 १०, ६,१, ११; जै. १४५; जैउ.  
 १,६,३,५; सा. ३,६,१; -ख्याम्  
 श. १,६,१,१६; -ख्ये तै. ३,८,  
 ११, १; -ख्येन जैउ. २, ४, १,  
 १८; १९; -ख्यौ श. ४, १, ५,  
 १६;१९.  
**रमुख्याः-** -ख्यः श.१२,५,२,१०.  
**मुग्ध,ग्धा(√मुह्)-** -ग्धः ऐ. १, ८;  
 ३,११;श.३,२,३,१२;-ग्धम् श.  
 ४,५,१,३;-ग्धा श.३,७,१,२२;  
 -ग्धाः श.३,२,३,१३;१४; १४,  
 ९, २,११;-ग्धान् श.११,५,५,  
 ७; १२, २,३, १२;-ग्धाय श.  
 ५,२,१,२<sup>३</sup>.  
**मुग्धि-** -ग्धिः शां. १९,१०.  
**√मुच्(→ञ्च),मुञ्चति** श. ३, २,  
 २,२०; मुञ्चति श.१२,७,२,१७;  
 ९,२,२<sup>३</sup>;३<sup>३</sup>;४;१४,४,३,२६; तै.  
 १,५,९,८; ६,१,३;४,४;५<sup>३</sup>;८,१;  
 ७,२,६;१०,६; ३,३,१०,१; तां.  
 १९, ४,५; मुञ्चन्ति श. ३, २,  
 २,२०; मुञ्चामि श. ३,२,२,२०;  
 तै. २,५, ६, १; ३; मोक्षयसे श.  
 ५,४, १, ९; मोक्षयध्वे तैआ. २,  
 ७,१; मुञ्चासि तैआ. २, ६, १;  
 मुञ्चातु तैआ. २, ६, १; मं. १,  
 १,१०; मुञ्चतु तै. २, ४,४, ९;  
 ६, ६, १<sup>३</sup>; २; मं. २, २, ११;

७'मूले' इति कालि. मुपा. 1 † यत्-यप्रत्यययोर्भेदाद् द्वैविध्यं ज्ञेयम् तु. पा. ५, १,६; ६, १,२१३;

मुञ्चन्तु तै. २, ४, ४, ९; तैआ. २, ३, १; मुञ्च श. ३, ८, ५, १०<sup>३</sup>; १२, ९, २, ४; तै. २, ६, ६, २; मुञ्च तै. १. ६, १, ३; मं. २, ८, १३; मुमुग्धि ऐ. ३, १९<sup>३</sup>; तै. २, ४, २, ६; ५, ८, ३; ३, ७, १२, २; तैआ. २, ३, १; ४, ४, २, ३; मोग्धि तैआ. २, ६, २; मुञ्चत तै. २, ४, ४, ९; मुञ्चत तै. २, ४, ४, ८; ३, ७, १२, १; २; तैआ. २, ३, १<sup>३</sup>; अमुञ्चत् तै. १, ६, ४, १; ८, १; अमुञ्चत् तै. २, ५, ६, ३; अमुञ्च-तम् ऐ. २, ९<sup>३</sup>; तै. ३, ५, ७, ३; मुञ्जीय श. २, ६, २, १२<sup>३</sup>; १४; का. १, ६, २, ७<sup>३</sup>; तै. १, ६, १०, ५; मौक् श. १, २, ४, १६<sup>३</sup>; १७; १९; का. २, २, २, ९-११; तै. ३, २, ९, ४. मुच्यते श. ११, २, ७, ३३; तै. ३, ९, १७, ४; तैआ. २, ८, १; जैड. ३, ७, १, ५; सा. १, २, ९; २, २, २; ३; गो. २, १, १२; मुच्यते शां. १०, ३; मुच्यन्ते श. १२, ४, १, १; मुच्यन्ते श. १, २, ४, १०<sup>३</sup>; का. २, २, २, ७<sup>३</sup>; तां. २५, १, १०; मुच्यतै श. २, ६, २, १२; का. १, ६, २, ७; मुच्यध्वै श. १४, ६, ८, १२; मुच्यस्व तै. २, ७, १७, २; अमुच्यत श. १, २, ३, २; गो. १, १, ७; अमोचि तै. २, ५, ६, २. मुक्त-मुक्ति-मुक्त्वा गद्र. √मोक्ष अद्र. मुच्यु-च्युः, -च्युम् गो. १, १, ७. मुमुचान्-नः श. १२, ९, २, ७; तै. २, ४, ४, ९; ६, ६, ३. मुञ्ज-ञः श. ६, ३, १, २६; ६, १, २३; जैड. ३, १, ५, २; ष. ३, ७; -ञम् श. ६, ३, १, २६; -ञाः श. ६, ६, २, १५; १६<sup>३</sup>; १२, ८, ३,

६; तै. ३, ८, १, १; तैआ. ५, ४, ४; -ञात् शां. १८, ७; श. ४, ३, ३, १६; ५, १, २, १८; १२, ९, २, ७; जै. १४०<sup>३</sup>; गो. २, ४, ६. मुञ्ज-कुलायु-येन श. ६, ६, १, २३<sup>३</sup>. मुञ्ज-त्रय्या-ल्लेन श. ३, २, १, १३. मुञ्ज-त्रि-वय(न→)ना(√वे)-ना श. १२, ८, ३, ६. √मुग्, मुगन्तु तैआ. १, २७, ६. मुण्ड(√मुण्ड्)-ण्डान् शांआ. ११, ४. मुण्ड-मुण्ड-म् शांआ. १४, १. मुण्डिभ-भः श. १३, ३, ५, ४; तै. ३, ९, १५, ३. √मुद्, मोदते श. ९, ४, १, ७; मोदाम तैआ. ४, ४२, ५. मुद्-मुदः श. ९, ४, १, ७<sup>३</sup>; १४, ७, १, ११<sup>३</sup>. मोद-मोदमान-अद्र. मुद्गल-लाः तै. २, ५, ६, ५. मुद्गौदन-ने शांआ. १२, ८. मुद्रा-म् सा. ३, ५, ७<sup>३</sup>. मुनि(√मन्)-नयः तैआ. १०, ६२, १<sup>३</sup>; -निः ऐ. ६, ३३; शां. ३०, ५; श. १४, ६, ४, १; ७, २, २५; सा. २, ४, ९; गो. २, ६, १३; -निभ्यः तैआ. २, २०, १<sup>३</sup>; -ने श. ९, ५, २, १५. मुनि-मरण-णे तां. १४, ४, ७<sup>३</sup>. मुन्य(-निऽअ-)यन-नस्य, -नेन शां. ४, १०. मुमुचान्-√मुच् द्र. √मुच्छ्, अमुच्छ्यत् ऐ. २, ४, १. मूर्त्, मूर्ति-अद्र. √मुष्, अमुष्णीतम् तै. २, ८, ७, १०. √मुषाय, मुषायति तै. २, ८, ८, ११. मुषित्-त्तः का. २, २, १, १३; -तऽइव श. १, २, २, १६. मुष्क-ष्कयोः तै. २, ४, ६, ५; ६; -ष्काः जै. ५३<sup>३</sup>; -ष्कान् शां.

२३, ४; -ष्कां श. १४, ९, ४, ३. मुष्क-रु-रः श. ३, ७, २, ८<sup>३</sup>; ५, १, ३, १०; -राः श. ५, १, ३, ७; १०<sup>३</sup>; तै. १, ८, २, २. मुष्टि-ष्टिः श. १३, २, ९, ७; तै. ३, ९, ७, ४; -ष्टिना श. १२, ७, ३, १; -ष्टिम् श. १३, २, ९, ७; तै. ३, ९, ७, ४; १०, ११, ४; -ष्टी ऐ. १, ३<sup>३</sup>; गो. १, ३, २, १<sup>३</sup>; -ष्टीन् तै. ३, २, २, ६; -ष्ट्योः ऐ. १, ३. मुष्टि-मात्र-त्रे ऐआ. १, २, ४<sup>३</sup>; -त्रेण ऐआ. ५, १, ३. मुष्टी/कृ, मुष्टीकरोति श. ३, १, ३, २५. मुसल(√मुसल्)-लम् श. १, १, ४, १०; ७, ५, १, ३८; १२, ५, २, ७; का. २, १, ३, १४; तै. ३, ८, ४, १; जै. २०१<sup>३</sup>; -ले तै. ३, ७, ६, २१<sup>३</sup>. मुसला(-लऽअ-)प्रमणि-म् शांआ. १२, ८. √मुह्, मुह्यति ऐ. ३, ११; श. १, ५, २, १५; मुह्यन्ति ऐ. ४, ३२; ५, १४; जैड. ३, १, १, ९; मुह्यन्तिऽइव जै. १४६; मुमुहे गो. १, ३, ५<sup>३</sup>; मोहियति श. २, ४, ३, १०; का. १, ३, २, १०; गो. १, ३, २०; अमुह्यत् तैआ. २, १, १; अमुह्यत् श. ३, २, ३, २; ४. मोहयति शां. २४, ८; २५, ३; शांआ. १, २; श. ३, ५, ४, १४; ८, ४, ४, २; मोहयन्ति शां. २३, ४; श. ४, १, २, १९; ११, ५, ५, १३; मोहयान्चकार श. ३, २, ३, १; मोहयिष्यामः जैड. २, २, १, ११; मोहयानि श. ४, २, ४, १३; मोहयानि श. ४, ५, ९, ३; ५; ७; १०; १२; अमोहयत् श. ८,

||'-नि-' इति सुपा. स्वरदिचन्त्यः । ङ उणा० १, ११२ द्र. †'-शल-' इति सुपा. । † 'मुमोहे' इति कालि. सुपा. ।

४,४,२; मोहयेत् ऐ. ३,११; श.  
४,५,९,३;५;७;९;१०;१२; १३.  
२,१,७; मोहयेत् तै. ३,८,१६,४;  
अमूमुह्व् श. ३,२,३,३; १४,५,  
४,१३; अमूमुह्व् श. ३,२,३,५.  
सूह्रुः (ः) श. १०,४,२,१८; तैवा.  
१, २,७, १; तां. २४, १८, ५;  
गो. १,३,९.  
सुहृक्षिन्-क्षी जैड. १,१२,५,१.  
सुहृते-तम् श. १,८,३,१७; २,  
३,२,५; ४, २,२,१; ११,८, ३,५;  
का. १, ३,३,१८; जैड. १, १४,  
३,६; ९; -तत्स्य जैड. १, १४,३,  
९; -तां शांवा. ३,३; ७,२,१; श.  
१०, ४,२,१८; ३,२०; ४,२; १२,  
३,२, ५; तै. ३, १०, ९,७; ९;  
१०,४; १२,९,६; तैवा. १, ८,१;  
१०,१,२; गो. १, ५, ५; -तान्  
शांवा. ३,४; श. १०,४,२,१८;  
२७; ३०; ३,१२; तै. ३, १०,  
१०,४; गो. १, ५, ५; -तानाम्  
श. १०,४,३,२०; तै. ३, १०,  
९,९; १०, ३; ४; -तं सा: ३,  
८,३; -तेनऽ-तेन श. १०, ४,  
२,२५; -तेषु तै. ३, १०, १०,  
३; ४.  
सुहृते-भाज्(√भज्)-जम् श.  
१०, ४,४,४.  
सुहृते-लोक-का: श. १०, ४,  
३,२०.  
सुहृते-सहस्र-लेणऽ-लेग श.  
१०,४,४,४.  
सुहृ-म् तैवा. १०, १०, २;  
मोहयित्वा अद्र.  
मूक्(√म्व्)-क: श. १, ४,३,१५;  
११,५,४,१३; -कम् तै. ३, ४,  
१३, १; -का: शांवा. ९, ३;  
-कान् शांवा. ५,३.  
मूजवत्-वत: श. २,६,२,१७; का.

१,६,२,८; -वद्भ्य: श. २, ६,  
२,१७.  
मूत्(√म्व्)-त: जै. २०९; -ते  
तै. १, ६,१०,५; -ता: जैड. १,  
६,१,५.  
मूत्-क-कयो: श. २,६,२,१७; का.  
१,६,२,८.  
मूत्वि-वा: ऐ. ७,१८.  
मूत्र(√मीव्)-त्रम् श. ७, १, २,  
१५; १०,१,१,११; १२,९,१,२;  
तै. २,६,२,२; -त्रात् श. १२,७,  
१,८; तै. २,६,४,२.  
मूत्र-पुरीष-म् तैवा. १, २६,७.  
मूत्र्य-त्र्य: ऐ. १,२०.  
मूरां-र: तां. २५, १,७,३.  
मूर्ते(√मुच्छ्)-तम् श. १४, ५,३,  
१; २; ६; -तत्स्य श. १४, ५, ३,  
३; ७.  
मूर्ते-तर,रा-र: श. १०, ५, ३,  
५; ११; -रम् श. १०, ५,३, ३;  
६; ७; ९; -रा श. १०,५,३,४.  
मूर्ति-ति: ऐवा. २,४,३; गो. १,  
१,३९; २,९; -तिम् तै. ३,१२,  
९,१.  
मूर्ति-मत्-मत्सु सं. ४.  
मूर्धन्-धन् श. ३,३,१,४; ४,४,३,  
९; ९,४,४,१३; तै. २, ६,८,३;  
४; ३,९, १५,३; -धनि शांवा.  
११,१,५; ६; श. १३, ३,६, ५;  
तै. २, ८, ८, ६; गो. १, २, ८;  
-धां ऐवा. ५, ३,२; शांवा. ६,  
३; ११,२; ६; १२,३; श. २,३,  
४,११; ३,६,१,२३; ४,४,३,४;  
९; ७,४,१,४१; ८,२,३, १०; ३,  
४,६; ८; ९,४,४,१३; १०,६,१,  
९; ११,४,१,९; ५,३,१३; १२,  
१,४,२; १३,४,१, १३; १४,५,  
१,२; १४,६,६,१; ७,४; ८,१;  
९,२८; का. १,४,१,९; तै. ३,

१,३,३; ५,७,१; १०,८,९; ९,५;  
१२,३,४; तां. १, २,४; ६,५,३;  
६; १४, २, २; जै. १६५; जैड.  
१,१५,३,२; सा. १,७, ११; प.  
१,३; गो. १,३,८; १४; -धनिम्  
शां. २३, ३; शांवा. ४, ११;  
१४,१; श. ४,२,४,२; १०,६,  
१,११; १३,५,१,१२; १४,४,१,  
२६; तै. ३, ५,७, १; तैवा. २,  
१९,१; ६,२,१; तां. ४, ६, १८;  
६, ५,१; १४,२,१; -ध्नि: श. ६,  
४,२, २; १४, ७,२,३; तां. ६,  
५,१; ६; जैड. १,१४,४,४; ३,६,  
९,६; सं. २,५,१; गो. १, १,६;  
-धां तै. ३, २, २, ८; -ध्नि तै.  
३,१०,८,८.  
मूर्धन्वत्(न्+मत्) -न्वान् तैवा.  
१,९,३.  
मूर्धन्वती -ती श. १३, ४, १,  
१३; -तीभ्याम् श. ९,४,४,१३; ७;  
-त्यौ श. १, ६,२, १२; का. १,  
२,१,१३.  
मूर्ध-संहि(त-→)ता-ता: श.  
१३, ८,३,९.  
मूल(√मूल्)-लम् ऐ. २, ३२; ३,  
३१; ऐवा. २,१,८; ३,६; श. १,२,४,  
१६; ४,४,८; ९; १०; १२; ८,३,  
१३; ८,५,१,१३; का. २,२,२,९;  
तै. १,५,२,८; ३,१,२,२; ३; ५,  
३; २,९,३; १०; ३,१,४; ७,६,  
१६; तैवा. ६, ९,१; सा: ३,७,  
९; प. ४, ४; गो. २, ३, २२;  
-लम् इव श. १, ८, ३,  
१३; २, ४, २, १७; का. १,  
३, ३, १४; ६, १, ११;  
-लात् ऐ. २, १; शां. १०, २,  
श. १४,६,९,३३; ३४; -लानि  
श. १, २,५,८; १०; ३,३, ४;  
१३,८,१, २०; का. २, २,२,९

‡'सुह्रु' इति मुपा. चिन्त्यः । §←'सुह्रुऽऽतु-' इति या. २,२५ । †←'सूह्रु(√सूह्रु)' इति सा. C. च ।  
अथवा √म्रियतेरिति Miv. । तु. क्र. द्र. । ‡'मू-' इति मुपा. स्वरदिचिन्त्यः । †'धु-' इति मुपा. स्वरदिचिन्त्यः ।

३, ८; ९<sup>१</sup>; जं. १२६; -लाय तै.  
३, १, ५, ३<sup>१</sup>; -ले प. ४, ४; -लेन  
तै. ३, ३, १, ४; तैआ. ६, १०, २;  
-लेभ्यः तै. ३, ८, १७, ४<sup>१</sup>; -लैः  
श. १, ३, १, ७.

मूल-कारण-पूर्ण-पुष्प-फल-प्ररोह-रस-  
गन्ध- -न्धैः गो. १, २, ९.

मूल-तस्(ः) तै. ३, ३, १, ३.

मूल-देश- -शेन ऐआः ५, १, ४.

मूल-फल- -लैः सा. २, ४, ९.

मूल-ब्रह्म(ण→)णी- -णी तै. १, ५,  
१, ४; २, ८.

मूल-मित्र- -त्रः, -त्रात् वं. ३.

मूलिन्- -लि श. १, ८, ३, १५; २, ३,  
१, १०; का. १, ३, १, ५.

मूलिनी- -नीः श. २, ३, १, १०;  
का. १, ३, १, ५; -न्यः श. २, ३,  
१, १०; का. १, ३, १, ५.

मूषिक-जग्ध(√घम्)- -ग्ध सा. १,  
८, १०.

√मृ, म्रियते ऐ. ५, २८; ८, २५; २८<sup>५</sup>;  
शांआ. ४, १२<sup>५</sup>; १३<sup>५</sup>; श. २, २,  
४, ८; ३, ३, ५; ५, ३, ५, २९; ८,  
७, १, ११; ११, २, १, १; ७, २३;  
१२, ३, ५, २; १३, ३, ८, ५; ८, १,  
१; १४, ६, २, ११; १२; ९, १, १६;  
म्रियते श. २, १, ३, ४; ४, ९; ३,  
३, ८; १०, ५, २, ३; १३; १४, ४, ३,  
३२; का. १, १, ३, ३; ४, ८; तां.  
२५, १०, २०; जै. १५१<sup>१</sup>; जैउ.  
१, १, ४, ७; ३, २, ३, १०; ४, १;  
४; ६; ३, १, १; २; ३; ४<sup>१</sup>; सं.  
४<sup>१</sup>; सा. २, ३, ७; ८; १०; ३, ८,  
४; म्रियन्ते ऐ. ८, २८; श. २,  
३, ३, ७; १०, ४, ३, १; २;  
म्रियन्तेऽइव जै. १४६; म्रियसे  
श. १३, २, ७, १२; तै. ३, ७, ७,  
१४; ८, ३; असि तैआ. ४, ३७,  
१; ममार श. ६, २, १, ३७; ११,

६, ३, ११; तैआ. ४, २०, १; जै.  
१५१; मरिष्यति ऐ. ७, २६;  
श. ४, ५, २, १४; १२, ४, ३, ६;  
जै. १४३; १५१<sup>१</sup>; जैउ. १, १, ४,  
७; सं १; प. ४, ६; मरिष्यन्ति  
जै. ११९; मरिष्यसि श. १, ४,  
३, १८; २०; ११, ६, ३, ११; जै.  
१५१; सा. ३, ८, ३<sup>१</sup>; मं. २, ६,  
१८; मरिष्यामि शांआ. ११, ६<sup>१</sup>;  
८<sup>१</sup>; म्रियताम् ऐ. ८, २८<sup>५</sup>; म्रिय-  
तात् जै. १५१; अम्रियत तै. ३, २, ५,  
१<sup>१</sup>; अम्रियताम् जै. १९०; म्रियेत  
ऐ. ७, २<sup>१</sup>; शां. १८, १२; श. १२,  
४, २, ५; ५, १, १; १३, ३, ८, ५; ६;  
म्रियेत श. ६, २, २, ३८; ११, ५,  
३, ८; ९; तां. २१, १४, १५; सा. २,  
५, ४; म्रियेरन् श. ११, ५, ३,  
१०; अमृत जै. १५१; मृथाः श.  
११, ५, १, ९; ४, ५; मं. १, ५,  
१८.

मारयति श. २, ३, ३, ८;  
मारयाञ्चकार जै. १९३; मारयि-  
ष्यति श. ११, ८, ४, २; मारयि-  
ष्यसि श. ११, ८, ४, ४; मारयात्  
तैआ. १, ११, ५; अमारयत् तां.  
१४, ४, ७; जै. १९३; अमीमरत्  
जै. १९३; अमीमरताम् जै. ६१.  
मम्वस्-मर-मरण-मरिष्यत्-  
मर्तवे, गद्र.  
मृत, ता-मृत्यु-मृत्वा √अत्र.

मृग- -गः ऐ. ३, ३३; श. ३, ५, ३,  
२३; ९, ५, २, ५; तै. २, ४, ३, ४;  
जैउ. ३, ६, ६, ५; -गम् तै. ३,  
२, ५, ६; ६, १; तां. १, ८, १३; जै.  
१४३; १७०; १९७; २०५; जैउ.  
३, १, ५, ६; -गस्य जैउ. ३, ६,  
६, ५; -गाः तै. २, ५, ५, ४;  
-गाऽ-गाः तां. २४, ११, २;  
-गाणाम् तै. २, ५, ५, ७; तैआ.

१०, १०, १; ५०, १; -गान् ऐ. ८,  
२३; जैउ. ३, ६, १, ३; गो. १,  
२, २; -गेषु श. ११, ८, ४, ३;  
गो. १, २, २; -गैः ऐ. ३, ३१.

मृग-धर्मन्- -र्मां तां. ६, ७, १०.  
मृग-या(√या)- -म् जैउ. ३, ६, १,  
२; गो. १, २, ५.

मृगयु- -यवः तै. १, ५, १, १;  
तां. १४, ९, १२; -युम् तै. ३,  
४, ३, १,

मृग-व्याध- -धः ऐ. ३, ३३.

मृग-शिरस्- -रः का. १, १, २, ५९;  
-रसि का. १, १, २, ५<sup>१</sup>; ६.

मृग-शीर्ष- -र्षम् श. २, १, २, ८; तै.  
३, १, १, ३; -र्षय तै. ३, १, ४,  
३<sup>१</sup>; -र्षे श. २, १, २, ८<sup>१</sup>; ९<sup>१</sup>;  
-र्षेण तै. ३, १, १, २.

मृग-शृङ्ग- -म् गो. १, ३, २१.

मृग-सत्र- -म् तां. २३, १३, ३.

मृगा(-गडा)-खर- -रे तै. ३, ९,  
१७, ३.

मृगा(-गडा)-जिन- -नानि गो. १,  
२, २.

मृचय- -यस्य ऐ. ४, १०<sup>१</sup>.

√मृज्, मृष्टे श. १, २, ३, ३; ४; का.  
२, २, १, १७; १८; माष्टिं शांआ.  
१२, २; मृजते श. १, २, ३, ४;  
का. २, २, १, १८; मृजन्ति तां.  
१४, ७, १; २; मामृजे तै. ३, ७,  
१२, ५; म्रक्ष्यध्वे तै. ३, २, ८, १०;  
म्रक्ष्यामहे तै. ३, २, ८, ९; मृष्टाम्  
श. १, २, ३, ३; का. २, २, १, १७;  
मृज्मीतुं तैआ. १, ४, १; अमृजत  
तै. १, ६, ४, १; ३, २, ८, ११<sup>१</sup>; ७,  
१२, ५.  
माजियते शां. २, २; ३, ९; प. ४,  
१; मार्जयति तै. १, ६, ९, ९; ३,  
३, २, ३; मार्जयन्ते ऐ. ५, २२<sup>१</sup>;  
शां. ३, ७; ५, ७; श. १, ८, १, ४३<sup>१</sup>;

‡'अभि' इत्यनेनास्य योगमन्विच्छन् M. चिन्त्यः । ¶ अ. (१९, ७, २) इत्यत्र 'मृग-शिरस्' इति  
स्वरः । †'-शि-' इति मुपा. स्वरदिचिन्त्यः । ‡ मकारोपजनदछान्दसः ।

२, ५, २, ४०; ३, १०; ३, ८,  
२, ३०; १२, ८, १, २२; १४, २, २,  
४३; ३, १; २७; ३१; तै. ३, ९, ७,  
४; गो. २, १, २५; मर्जयन्तु ए.  
१, १६; शां. ८, १; मर्जयध्वम् सा.  
१, ४, ५; अमीमृजन्त तै. २, ६,  
३, २.

मर्मृज्यन्ते तै. २, ७, १६, ४; मरी-  
मृज्येत ऐ. ३, १९.

मर्मृज्यमान-मार्जयित्वा गद्र.

मृजान-न्ता: तां. १७, १, १६.

मृज्यमान-न: तां. १३, ९, ३; सा.  
१, ४, १८.

√मृड्(ळ), मृळ ऐ. ५, १९; गां. २६,  
१३; तै. ३, ७, ८, १, २; जै. १८६;  
सा. २, ६, १४; मृडत तै. २, ८,  
६, ५; मृडत तै. ३, ७, ५, १२.

मृडयति श. ५, ४, ४, १२; मृडयन्ति

श. ८, ६, १, १६; ९, १, १, ३९;

मृडयन्तु श. ८, ६, १, १६; ९, १,  
१, ३९.

मृडयत्-यन्त: श. ४, ३, ५, १५.

मृणत्(√मृण्)-णन्त: श. १, ६,  
१, २.

मृत्, ता(√मृ)-न्त: श. १४, ६, २,  
१२; तै. ३, ७, १०, ६; प. १, ६; तम्

श. ४, ५, २, १३; १३, २, ४, ३;

तै. ३, ९, १, ३; ४; तैआ. १, ११,  
६; -तम् ऽइव जै. ३, २, ३, २;

-तस्य श. १२, ५, १, ४; १४, ६,  
२, १३; तैआ. ६, १, ३; जै. ३,  
२, ४, ४; -न्ता ऐ. ७, १०;

-ता: तैआ. ६, १२, १; -ताम्

तां. ४, ९, ५; ९, ८, ८; जै.  
१४६; -ताय श. ४, ५, २, १५;

तैआ. ६, १२, १; तां, ९, ८, ११;  
१६; -ताया: श. ४, ५, २, २;

-तै: तैआ. ६, १०, २.

मृत्-शब्द-म् ऐ. ७, ९.

मृतोदीरिन्-रिण: जै. ६०.

मृत्यु-त्यव: श. १३, ३, ५, १; तै.  
१, ७, ७, ५; ३, ९, १५, १; जै.  
१६८; जै. ४, ७, १, १; -त्यवे  
शांआ. ११, ८; श. ३, ८, १,  
१०; १०, ५, १, ४; ११, ३, ३, १;  
१३, ३, ५, २; तै. ३, ४, ३, १;  
९, १५, १; १०, ८, १; ११, ८,  
१; २; तैआ. १, १३, ३; ३, १५, १;  
४, ३०, १; ३४, १; ६, १०, १; वं.  
१; गो. १, २, ६; -त्यु: ऐ. ३,  
८; १४; ५, २५; ७, १२; ऐआ. २,  
१, ८; ४, १; २; शां. १३, ३; १५,  
५; २७, ५; शांआ. ६, २; १४:  
श. २, ३, ३, ७; ४, २, ३; ५, ४, १,  
१; ८, ४, २, १; ४, २; १०, १,  
३, ३; २, ६, १९; ४, ३, १; ९, ४, १;  
५, १, ४; २, ३; ४; १३; १६: १७;  
२३; ६, ५, १; ४; ८; ११, २, २, ५;  
१३, ३, ५, १; २; ३; १४, ४, १,  
१०; ३१; ३२; २, २३; ३, ३१;  
३४; ५, १, १२; ५, २२; ६, २, १०;  
९, १६; ७, ३, २८; का. १, ३, ३, ३;  
तै. १, ७, ७, ५; २, ४, २, १; ५, ७,  
२; ८, ९, ४; ३, ७, १४, ४; ९, १५,  
१; २; १२, ९, ६; तैआ. १, ८, ४;  
११, ५; १३, १; २; २, १९, १; ८,  
८, १; १०, १४, १; तां. २१, २,  
१; २५, १८, ४; जै. ५; ७;  
९९; ११२; ११४; जै. १, १, ३,  
३; ४, ४, १; ८; ८, १, ८; २, २: २,  
४, १, १; २०; ५, १, २; ३, ३, २, २;  
५; ६, ७, ७; ७, १, १०; सं. १,  
१, १५; वं. २; गो. १, १, ७; २,  
३, ५; १२; ५, १; -त्यु: ऽइव ऐ.  
४, ५; -त्युना श. १०, ५, १, ४;  
६, ५, १; १२, ४, १, १; १४, ६, १,  
५; ६, ९, ३३; ३४; तै. १, ६, ८,  
९; तैआ. ४, २८, १; तां. २१,  
१४, १९; जै. ५; ९९; जै. १,  
१, ६, ३; ४, ४, ३; १०; ११; ३, ६,

७, ८; -त्युभ्य: श. १३, ३, ५,  
१; -त्युम् ऐ. २, ६; ३, १४; ७,  
१२; शां. ११, ४; १४, २; १५, ५;  
२१, १; २८, ८; शांआ. १२, ३;  
श. २, ३, ३, ८; ९; १०: ८, ४, ४,  
२: १०, १, ३, १; ४, ३, १; २; ११;  
६, १, ४-११; ११, २, २, ५;  
३, ३, ३; ४, ३, २०; १२, ३, ४, ११;  
१३, ३, ५, १-४; ८, ४, ७; १२;  
१४, ४, १, ११-१६; १७; ६,  
४, १; ७, २, २२; तै. १, २, १, १५;  
५, ९, ६; ७, ८, ६; २, १, ६, ५; ६,  
२, १; ८, ८, ३; ३, ७, ११, ३; ९,  
१५, १; ३; तैआ. १, ८, ४; ५-७;  
९, २; ३, १४, १; १५, २; ६, १०, २;  
१०, ६, ३, १; तां. २५, १५, ४; जै.  
९९; ११२; १२८; जै. १, ४,  
४, २; ८, ३, १; २, १, १, २; ५; ८;  
११; १४; १७; २०; ४, १, २; ५; ६;  
९; १२; १८; २०; २२; २, १-६;  
३, २, ४, ३; ५; ७; १०; ५, १०;  
३, २, ३; ६, ७, ८; ४, ८, ३, ३; १०;  
११; प. २, ३; गो. १, १, ७; २,  
३; २, ३, ११; १३-१५; -त्यु जै.  
५; -त्युन् श. ५, ४, १, १; जै.  
३, २, ५, ११; -त्युनाम् जै. ३,  
२, ४, १०; -त्यो तै. ३, १०, ८,  
२; -त्यो श. १३, ८, ३, ४; तै.  
३, ७, १४, ५; तैआ. ३, १५, १;  
४, २८, १; ३०, १; ३४, १; -त्यो:  
ऐ. ३, १४; ४, ५; शां. २, ९;  
१४, २; २१, १; श. २, २, ४, ७;  
९; ३, ३, ९; ६, २, १२; ३, ६, २,  
१६; ५, ४, १, १२; ८, ४, ३, २;  
३-११; १२; १३; ३, १; ५, २, १;  
१०, १, ३, २; ४, २, २; ३, ३; ५, ३,  
४; ११, २, २, ५; १२, ७, १, १४;  
८, ३, ११; ९, १, ७-९; १४, ४, १,  
३०; ३१; ३२; ५, ५, २२; ६, १, ५;  
२, १०: ७, १, ८; २, २२; ३, २८;

का. १, २, ४, ६, ७; ६, २, ७, ३; तै.  
 १, ४, ६, ५; ६, ८, ९; ९, २; १०;  
 १०, ५; ७, ८, १३; २, १, ६, ५; ३,  
 ७, ७, २; ११, ८, २; तैआ. ३, १५,  
 २३; ४, १, १; ४२, २; ६, ७, ३; १०,  
 २; १०, १, १४; तां. २२, १२, १;  
 २३, १२, १; २४, १९, २; जै. ९९;  
 ११२; १२८; जैड. १, ८, १, ३;  
 ७; ८; २, २; ६; ३, २, ५, ४; ६; ८;  
 ७, १, १०; आ. २, ७, १; २३, ७;  
 जैआ. २, २३, १०; वं. २; ष. ४,  
 १; मं. १, १, १५; गो. २, ५, १;  
 -लौ श. २, ३, ३, ९; १०, ५, २,  
 ४; ११, ३, ३, ५; तै. २, ७, १५, २;  
 गो. १, २, ३.  
 मृत्यु-पाश- -शः जैड. ४, ७, १,  
 ४-७; २, १-७; -शात् जैड. ४,  
 ७, २, ९; मं. १, १, १०; -शान्  
 जैड. ४, ७, १, ३; ८; ९; २, ८; १८;  
 -शन गो. २, ३, १२; -शैः जैड.  
 ४, ७, १, २.  
 मृत्यु-पीत- -तस्य तै. ३, १०,  
 ८, २.  
 मृत्यु-प्रजापति- -ती जै. १२८.  
 मृत्यु-लोक- -म् शां. २०, १.  
 मृत्या शांआ. ४, १२; १३; श. १०,  
 ४, ३, १०; तैआ. १, ८, ६; २,  
 ६, २॥  
 मृथा मं. २, १, १४.  
 मृद्, अमरीमृत्यन्त श. ४, ५, १, १०.  
 मृद्- मृत्, वृ श. ६, १, २, ३४; ३,  
 ३; ४; २, १, ७; ३, १, २८; ३२; ४,  
 १, १; ५, १, ३; ९; ७, ४, २, २१; ५,  
 १, ३१; १०, १, ३, २; ३; ५, ४, ८;  
 १४, १, २, ९; २, २, ५३; मृदः श.  
 ६, ५, ३, १; ३-५; ७, ४, २, १७;  
 १४, १, २, ९; २, २, ५३; मृदम् श.  
 ६, १, १, १३; ३, ३; २, १, ८; ३,  
 ३, १; ६; १५; १७; ५, १, ३; ९;  
 ६, ४, ९; १०, १, ३, ३; १४, ३, १,

२०; मृदा श. ६, ७, १, १५; १६;  
 २६; १४, ३, २, २१; तां. १, १, ७;  
 जै. १५१; १८६.  
 मृत्-खन्- -नः, -नात् तैआ. ७,  
 २, ८.  
 मृत्पिण्ड- -म् श. ६, ४, २, १; ५, २,  
 १; १४, १, २, ९; १७.  
 मृण्म(-दृग्म-)य- -यम् तैआ. ५,  
 ११, ५; प. १, ६; -येन तैआ. ५,  
 ८, १३.  
 मृन्म(-दृग्म-)य- -यम् श. ६, १,  
 २, ३०; तां. १६, ६, १४; -यानि श.  
 ६, २, १, ३९; १२, ५, २, १४; तै.  
 १, ४, १, ३, ४; -ये तै. २, २, ९, ६;  
 -येन श. १४, २, २, ५३; ५४; तै.  
 ३, २, ३, ११; तां. १६, ६,  
 १४.  
 मृन्मयी- -यी श. ६, १, २, ३०;  
 २, १, २०; ५, २, २१; -यीम् श.  
 ६, ५, २, २१.  
 मृत्तिका- -का ऐ. ३, ३४; -०के  
 तैआ. १०, १, ८; ९.  
 मृदित- -तौ श. १२, ५, १, ५.  
 मृदु- -दु श. ५, ४, १, १०; जैड. २,  
 २, १, २; -दुड्व ऐ. ६, १६.  
 मृद्दी- -द्वी श. ३, २, १, ११;  
 -द्वीम् श. ६, ५, १, ९.  
 मृदु-हृदयन्तम- -मः, -मम् श.  
 १, ६, २, १०.  
 मृद्यमान- -नानि श. १, १, ४, १४;  
 १६; का. २, १, ३, १७; १८.  
 मृध्(√मृध्)- मृधः शां. ४, १; श.  
 ३, ६, ३, १२; ४, ३, ४, १३; ६, ४,  
 ४; ६, ३, ३, ८; ६, ३, ४; ९, ५, २,  
 ५; ११, १, ३, २; तै. २, ४, ६, ५;  
 ७, २; ४; ११; ५, २, १; ३, ३; ८,  
 ११; तैआ. १०, १, ९; ११; तां.  
 ६, १०, ६; १५, ४, ३; १९, १९,  
 १; २; जै. १४१; मृधाम् शां.  
 ४, १.

मृपा(√मृप्) ऐआ. २, १, ५; शां. २,  
 ८; शांआ. ६, १९; श. १०, ४,  
 ४, ५; १३, ७, १, १५; का. १, २,  
 २, १५; १६.  
 मृक्षण(√मृक्ष्)- -म् श. २, ४, २,  
 १३; ३, २, ३, २१; २२; १२, ४, २,  
 १; का. १, ३, ३, ११; तै. १, ३,  
 १०, ४; ३, ७, ४, ९.  
 मृक्ष्यत्- -क्ष्यन् श. ३, २, २, २०.  
 मृखला- -ला श. ६, २, २, ३२; मं.  
 १, ६, २, ७; गो. २, २, १७; -लाम्  
 श. ३, २, १, १०; ४, ३, २-५; ९;  
 ४, ४, ५, २; -लायाम् सा. २, २,  
 १; -०ले मं. १, ६, २८.  
 मृव्(√मिह्)- -वः श. ३, २, २, ५;  
 तै. २, ८, ८, ३; तैआ. १, २४, १;  
 २, १४, १; -वम् श. १२, ३, २,  
 ६; तैआ. १, २५, २; -वे ऐआ.  
 ३, २, ४; ५, ३, ३; तैआ. २, १४,  
 १; जै. १८२.  
 मृव्यत्(→)न्ती- -न्त्यै तै. ३, १,  
 ४, १.  
 मृद्- -म् श. ३, ८, २, ६.  
 मृद्य, अमेधन् जै. १९५.  
 मृथित- -तः तै. ३, ७, २, ७.  
 मृथ- -थाय जै. १९८.  
 मृथिण्ड- -घ्नाः तै. २, ७, १६, ३.  
 मृथी- -थी तां. १३, १, १७; -थीम्  
 श. ३, ५, ३, २१; २२; -थ्यौ ऐ.  
 १, २९.  
 मेदस्(√मिद्)- -दः ऐ. २, १२; श.  
 ३, ८, २, २७; ४, ६; १०, १, ४, ६;  
 १३, ५, २, १०; तै. ३, ६, ७, २;  
 ११, १; तां. २४, १८, ३; ६; जै. ५;  
 -दसः ऐ. २, १२; शां. १८, १३;  
 श. ३, ८, २, २६; ४, ५; तै. २, ६, ७,  
 ६; ३, ६, २, २; ७, १; २; ८, १;  
 तैआ. २, १०, १, मं. २, ३, १८;  
 -दसा तै. २, ८, ४, ४; तैआ. ६,  
 १, ४; तां. २४, १८, ७; -दसाम्

॥'मित्वा' इति मुपा. चिन्त्यः । तु. =अ. ६, १२०, २ । † तकारोपजनदृच्छान्दसः ।

तै. २, ६, ११, ९.  
 मेघ(-सुआ)-आहुति- -तयः श.  
 ११, ५, ६, ७; तैआ. २, ९, १;  
 -तिभिः श. ११, ५, ६, ७; तैआ. २,  
 १०, १.  
 मेघस्तसु(ः) तै. २, ६, १५, २; ३, ६,  
 १५, १.  
 मेघस्वत्- -स्वता तै. २, ४, ४, ९.  
 मेदिन्- -दिनम् तै. २, ४, ३, ३;  
 -दिना तै. २, ४, ५, ७; -दी श.  
 ९, ५, १, ६, २.  
 मेदिनी- -नी तैआ. १०, २१, १.  
 मेहुर- -रः श. ५, ४, ३, १९.  
 मेघत्- -द्यतः श. ११, १, ६, ३४;  
 तै. १, २, ६, ३; -द्यन्ति तां. ५,  
 १, ६.  
 मेघ(√मेघ)- -०ध तै. ३, ७, ५, ३;  
 -धः ऐ. २, ६; ८; ९; शां. १०, ५;  
 श. १, २, ३, ६; २, ५, ३, ४;  
 ३, ८, २, १७; ३. १; १२; ३०;  
 ४, ६; ४, ५, २, ६; ९, ४, ३,  
 १५; ५, १, ४०; १३, ३, ६, १;  
 २; ६, २, १; का. १, ५, २, ४;  
 २, १, १, १, २, १, २०; तै. ३, ९,  
 १२, १; २२, १; जै. ६; -धम्  
 ऐ. २, ६; शां. १०, ४; श. २, ५, ३,  
 ४; १६; ३, ८, ४, ५; ६; ४, २, ५,  
 १६; ५, २, ६; ७; ११; ७, ५, २, ३, २;  
 ११, १, ७, २; का. १, ५, २, ४;  
 १५; तै. ३, २, ५, ६; ६, १: १०, ३, ३,  
 ६, २; ६, ६, १; ९, १२, १; जै. ६;  
 -धान् श. १३, ७, १, १; -धानाम्  
 श. ११, १, ७, ३; -धाय श. ४,  
 ५, २, ९; ७, ५, २, ३, २; १३, १,  
 ६, २; ४, २, १६; तै. ३, ४, ७, १;  
 ८, ९, ३; ९, १७, ४; ५; २२, १, ३;  
 -धे जै. ६; -धेन ऐ. २, ३; ६; ९; श.  
 २, ४, ३, १०; ३, ८, ३, १; २, १७;  
 २९; ३, २; १२; ५, ५, ४, ३, ३; का.  
 १, ३, २, १०; तै. ३, ९, १२, १;

जै. १६१.  
 मेघ-पति- -तये ऐ. २, ६; -तिः  
 ऐ. २, ६; शां. १०, ४; -तिभ्यः  
 ऐ. २, ६; -तिभ्याम् ऐ. २, ६;  
 शां. १०, ४; तै. ३, ६, ६, १.  
 मेघ-वत्- -वा तैआ. १०,  
 ५०, १.  
 मेघ-साति- -तये ऐ. ५, १२; शां.  
 २३, ६; -ता श. ५, १, ५, २३;  
 -तौ शां. २१, ३.  
 मेघातिथि- -थिः शां. २८, २; ८;  
 तां. १४, ६, ६; १५, १०, ११;  
 जै. ८५; २०३; -थिम् पं. १  
 १; -थेः श. ३, ३, ४, १८; तैआ.  
 १, १२, ३; जै. २०३; प. १, १.  
 मेघातिथि-गृहपति- -तयः जै.  
 २०३.  
 मेघसु- -धसा श. १३, ३, ६, १; २.  
 मेघा- -धया ऐ. १, २६; श. ३, १,  
 ४, ७; १३; ८, ३, १८; १४, ४, ३,  
 १; २; तैआ. ७, ४, १; १०, ४९,  
 १; ६३, १; मं. १, ६, ३२; गो.  
 २, २, ४; -धा ऐआ. २, ६, १;  
 श. ३, १, ४, १३; ११, ५, ६, ३;  
 तैआ. ४, ४२, ५; १०, ३९, १;  
 ४१, १; ४२, १; ६३, १; -धाः ऐ.  
 २, ११; -धाभिः तां. १२, १, ७;  
 -धाम् श. ६, ६, १, १६; तैआ.  
 ४, ४२, २; १०, १, ४; ४०, १;  
 मं. १, ५, ९; -धायै श. ३, १,  
 ४, ७; १३; तै. ३, ४, २, १;  
 -०धे तैआ. १०, ३९, १.  
 मेघा-कार- -म् तै. ३, ११, ६, ३.  
 मेघा-सनीपा- -ये तैआ. ४,  
 ४२, ५.  
 मेघा-विन्- -वी श. १४, ७, १,  
 ४१; तै. ३, ७, ६, ३; सं. ३;  
 गो. १, २, १०.  
 मेघा-वितर- -राः जै. १३६.  
 मेघिर- -वर ऐ. २, १२; तै. ३, ६;

७, २; -रः ऐ. ७, ७; तै. २, ५,  
 ८, ३.  
 मेघ्य, ध्या(-व+यत्) - -ध्यः ऐ. २,  
 ८; ७, १४; श. १, १, १, १, २, १, ६;  
 ३, १, २, २, ३; १०; ३, १८; ७, १, ८;  
 ४, १, २, ५; का. २, १, १, १; तै.  
 १, ३, ३, ७; ३, ८, २२, ३; १०, १,  
 ३; तैआ. ६, ७, २; जै. ६; २०;  
 -ध्यम् श. १, १, ३, १०; ११; ३,  
 १, २२; ३, १; ३; ३, १, २, १९; ६,  
 १, १३; ७, १, ४; ६; ४, ३; ४-६;  
 ८, २, १०; ५, २, १, ८; ३, ४, १३;  
 ७, ३, २, २; ३; १०, ६, ५, ७; १२,  
 ५, २, ५, १३, १, १, २, ४, १; २, ५,  
 ३, ५, ४, ४; ७; २१, २२; ७, १, ७; का.  
 २, १, ३, ५; ६; तै. ३, २, ५, १, ९,  
 ८; १४; ७, ४, ९; ८, २, ४; ३, १;  
 ९, ४; तैआ. ५, २, १२; जै. ६;  
 ९; -ध्यस्य श. १०, ६, ४, १;  
 ११, २, ५, २; तै. ३, ९, ११, २;  
 २२, १; २३, १; २; गो. २, २,  
 १७; -ध्या ऐ. २, ८; श. ३,  
 ८, २, १३; तै. ३, ७, ३, ५; तैआ.  
 ५, ६, ७; -ध्याः ऐ. २, ६; शां.  
 १०, ४; श. १, १, १, १; ३, १, २,  
 ३; १०; ३, १८; ५, २, १, ८; ३, ४,  
 १३; ७, २, २, २; ९, २, १, १२;  
 १३, २, ८, ३; तै. ३, २, ५, १; ६,  
 ६, १; जै. २०; १६२; -ध्यान्  
 ऐ. ८, २३; श. ३, ५, ४, १७;  
 १३, ५, ४, १२; १३; ६, २, १; ७,  
 १, ८; ९; तै. १, ३, ५, ३; ४; तैआ.  
 ७, ७, ४; -ध्याभिः श. १, १, ३,  
 ५; का. २, १, ३, २; -ध्याम् श.  
 १, ३, ३, २; ३, ६, १, ११; तै. १,  
 ६, ५, २; ३, २, ९, ३; ८; १३; ३,  
 ३, २; ७, ३, ५; -ध्याय तै. १, २,  
 १, ९; -ध्यायाम् का. १, १, १, २;  
 -ध्यासः श. ७, ४, २, ३६; -ध्ये  
 तै. ३, २, ७, १; ९, १०, १; जै. ६;

-ध्येन ऐ. ८, २१६; २२; शा. १, ३, १, १३; का. २, २, ४, १०; तै. ३, ८, ५, १; २; ४; २२, १; ९, २०, २; -ध्येः ऐ. ८, २३.  
 मैध्य-तर- -म् शा. ६, ७, १, १०.  
 मैध्य-स्त्व- -त्वाय तै. १, ३, ६, ८; ६, ४, ४; २, १, ३, ४; ३, २, ५, ५; ६, ११; ६, १; ४; ९, १३; १०, २; ३, १, १; ४, २; ५; ७, ४; ८, २, २; तैआ. ५, ४, २; ८, ९.  
 मेन, ना- -नस्य प. १, १; -०ने शा. ३, ३, ४, १८; तैआ. १, १२, ३; प. १, १.  
 मेनका- -का शा. ८, ६, १, १७; प. १, १.  
 मिनामेन- -म् जै. ३८.  
 मेनि(√२मी)- -नयः गो. १, १, ९; -निः ऐ. ८, २४; -निभिः गो. १, १, ९; -न्या शा. ११, २, ७, २४; तै. २, ४, २, १.  
 मेपु(√मिपु)- -०ष शा. ३, ३, ४, १८; तैआ. १, १२, ३; प. १, १; -पः शा. २, ५, २, १६; ३६; १२, ७, १, ३; १२; १४, ४, २, ९; का. १, ५, १, १४; ३१; तै. १, ६, ४, ४; २, ६, ४, ५; ११, १; २; ३, ८, १७, ५; जै. २०३; प. १, १; -पम् ऐ. ५, १६; १७; शां. २५, ६; २६, ९; शा. २, ५, २, १५; १७; ३७; १२, ७, २, ३; का. १, ५, १, १४; ३३; तै. १, ८, ५, ६; २, ६, ११, ९; १५, १; सा. १, ७, १३; ३, ६, ९; -पस्य जै. २०३; -पाः तै. १, ४, २, २; -पाय शा. २, ६, २, ११; का. १, ६, २, ६; -पे शा. २, ५, २, १५; -पेण तै. २, ६, १५, २; -पैः तै. २, ६, ११, १०.  
 मेपी- -पी शा. २, ५, २, १६; ३६; का. १, ५, १, १४; ३१; तै.

१, ६, ४, ४; -पीम् शा. २, ५, २, १५; १७; ३८; १३. २, २, ४; का. १, ५, १, १३; १४; ३४; -प्यै शा. २, ६, २, ११; का. १, ६, २, ६.  
 मेप्यत्व(√१मी)- -प्यन् ऐ. ४, २०.  
 मेहना(√मिह)- -ना तां. १४, ६, ४५.  
 मैत्र(←मित्र)- -त्रः शा. ५, ३, २, ८; ५, २, ७; तै. १, ७, १०, १; तैआ. ५, ११, ४; तां. २१, १०, २३; -त्रम् ऐ. ३, ४; ५, २६; शा. ३, १, ४, १९; २, ४, १८; ५, ३, २, ५; ६; ११, ४, ३, ५; तै. १, ४, ४, ६; ७, ३, ८; १०, १; २, १, ७, १; ८, २; -त्राः शा. ५, ३, २, ७; ३, ८; -त्रेण शा. २, ३, २, १२; ५, ३, २, ८; ६, ५, ४, १०; तै. १, ८, ४, २.  
 मैत्री- -त्री शा. ५, ३, २, ५; -त्रिया तैआ. ५, ३, ६.  
 मैत्रावाहर्हस्पत्य(←मित्रा-बृहस्पति)- -म् शा. ५, ३, २, ४; तै. १, ७, ३, ७.  
 मैत्रावरुण(←मित्रा-वरुण)- -णः ऐ. २, ५; २६; २८; ३, १, ५०; ६, ४; ६; ८-१२; १४; १८; १९; २०; २२; २४; २८; ३१; शां. १३, २; ५; २८, १; ३; ९; २९, ३; ४; ८; ३०, ३; ९; १०; शा. १, ८, १, २७; ४, १, ४, ४; ६, ६, ८; ५, १, ३, १२; ३, ५, २८; ४, १, १६; ३, ५; ११, ७, २, ६; १२, ८, २, २३; २७; तां. ५, १, १५; ६, २; ७, ८, ६; २५, ४, ५; १५, ३; १८, ४; मं. २, ४, ६; गो. १, ५, २४; २, २, २०-२२; ३, ८; १३; २३; ५, १२; १५; ६; १; २; ४; ८; -णम् ऐ. २, २७; ३, १; २; ३; ४; ४; ७; ४, १०; ६, ४; शां. १४, ४; २५, २; २६, ८, ११; १५; शांआ. १, ३; शा. ४, ५, ६, २; १२, १, १, ६; तै. १, ५, ४, २; तां. ७, ८, ६; १२, २, ३;

८, ३; १३, २, ४; ८, २; १४, २, ४; ८, ३; १५, २, ५; ८, ३; जै. १७; ३४; ३७; ४६; गो. १, ४, ६; २, ३, २३; ५, १४; -णस्य ऐ. ३, ५०; ६, ५; ७; १५; ७, १; शां. १३, ६; १६, ११; २५, ११; २८, १०; २९, ३; ४; ५; ७; ३०, ९; १०; शा. ३, ९, ३, १६; ४, ६, ६, ८; ५, ३, ४, २८; ५, ३; १०; ४, ३, २७; ४, २; ११, ५, ५, १०; तां. ३, ११, ३; ५, १, १५; ६, ७; १८, ९, १३; २०, ८, १; ९, १; जैड. ३, २, १, ४; गो. १, ३, १८; २, ३, १३; ४, १; १४; १५; ५, १२; १३; ६, ७; -णानि गो. २, ३, १३; -णाय ऐ. ६, २७; शां. १६, ११; ३०, ३; ४; शा. ३, ७, ४, १०; ४, २, ३, १२; ३, ४, २२; ५, ४, ५, २२; तै. १, ८, २, ४; जै. ३४; गो. २, ६, ८; -णन शां. १४, ४; जै. १५; -णैः शा. १३, ५, ४, २८.  
 मैत्रावरुणी- -णी शां. ४, ४; १८, ११; शा. १, ८, १, २७; २, ४, ४, १०; १४; १८; १९; ४, २, ५, १९; २२; ५, १, ६; ८; ९; ५, ४, ३, २७; ५, १, १; ११; ९, ५, १, ५६; १४, ९, ४, २७; का. १, ३, ४, ६; ८; १०; तै. ३, ५, ८, २; १३, २; तां. १७, १३, १०; जै. २०७; -णीः शा. ४, २, ३, १२; १३, ५, ४, २५; ६, २, १६; -णीम् शा. २, ४, ४, १४; ४, ५, १, ५; ११; तै. १, २, ५, २; -णीषु शा. ४, २, ३, १२; -पया शां. १६, १०; १९, ७; २८, ३; शा. ४, २, ३, १२; ५, ४, ४, १; ५, १, ६; ९, ५, १, ५४; ५५; १२, ९, २, १२; तै. ३, १२, ५, १२; -पयै शा. ६, २, २, ३९.

§ 'मै' इह । न । अस्ति ।' इति सा. जै. १९९ च । तु. या. ४, ४ । परं 'महुना' इति ऋ. (५, ३९, १) पपा.- अनुसायैकं पदम् तथैव तत्र सा. व्याचख्यौ ।



मैत्रावरुण-चमसु- -सम् श. ३, ९, ३, २९; -सात्. -से श. ३, ९, ३, ३०; -सेन श. ३, ९, ३, २६; २८.  
 मैत्रावरुण-पात्र- -म् श. ४, १, ५, १९.  
 मैत्रावरुण-सामन्- -म श. १३, ३, ३, ४.  
 मैत्रावरुणा(-णऽअ-)प्र- -प्रान् तां. ९, ८, १६.  
 मैत्रा-वरुणी(य→)या- -याम् गो. २, ३, १३; -यायै शां. ३०, ३.  
 मैत्रेय(←मित्रयु मैत्री वा)- -यः ऐ. ८, २८; ष. १, ४; गो. १, १, ३१; ३२; -यम् गो. १, १, ३१.  
 मैत्रेयी- -यी श. १४, ५, ४, १; २; ३; ५; १३; ७, ३, १; २; ३; ४; ६; १४; २५; -र्याः ष. १, १.  
 मैथुन(←मिथुन)- -नम् ऐआ. ५, १, ५; शां. १९, ७; गो. १, २, ३; -नात् श. १०, ४, ४, ४.  
 मैधातिथ(←मैधातिथि)- -थः शां. २१, २; -थम् शां. २९, ५; तां. १५, १०, १०; ११; जै. ८५; २०३; आ. १, १६४; २४२; जैआ. १, १६४; २४२; ३५९; -थेन तां. १४, ६, ६.  
 मैधातिथी- -थीः, -थीम् शां. २८, २.  
 मैनाग(←मैनका)- -गः तैआ. १, ३१, २१.  
 मैनाल(←मीन)- -म् तै. ३, ४, १२, १.  
 √मोक्ष(←√मुञ्च), मोक्षयेत् ऐ. ७, ७.  
 मोघ, घा(√मुह्)- -घः ऐ. ८, २१; -घम् श. ३, २, ४, ६; तै. २, ८, ८, ३; गो. १, ३, १३; -घा श. ३, ५, ४, ३; -घाय जैउ. ३, २, ५, ३.  
 मोघ-संहिता- -ताः श. ३, २, ४, ६.

मोघा(-घऽआ-)क्षिस्- -घः गो. १, ५, २५.  
 मोद्(√मुद्)- -दः ऐ. ३, १२; तै. २, ४, ६, ५; ५, १, ३; ३, १०, १, १; ३; तैआ. ८, ५, १; जैउ. ३, ५, ६, ४; -दाः तै. २, ६, ५, ४; -दाय श. १३, १, ३, ३; तै. २, ६, १, ५; ३, ४, १५, १; ८, ६, ४.  
 मोद्मान- -नः श. १४, ७, १, १४; का. १, ४, २, १०; -नम् तै. ३, १२, ३, ३; -नाः श. ३, ६, १, १०; गो. १, ५, २४.  
 मोह(√मुह्)- -म् श. १४, ५, ४, १४; ६, ४, १; ७, ३, १५.  
 मोह-म(√सा)- -माय सा. १, २, ५.  
 मोहा(-हऽअ-)न्त- -म् श. १४, ७, ३, १४.  
 मोहयित्वा श. ४, २, १, ५.  
 मौक्ष(←मोक्ष)- -क्षे आ. जैआ. १, १४१.  
 मौञ्ज(←मुञ्ज)- -ञ्जः तैआ. ५, ४, ४; -ञ्जम् ऐ. ८, ५; श. ६, ७, १, १६; ७, २, २, ३; -ञ्जाः श. १४, १, ३, १५; -ञ्जे श. ६, ७, १, २६; -ञ्जेन श. ६, ४, ३, ७; १४, २, १, १६.  
 मौञ्जी- -ञ्जी तै. ३, ८, १, १; -ञ्जीभिः श. ६, ३, १, २६; ७, १, १५.  
 मौञ्जय- -ञ्जयाय सा. १, २, ५.  
 मौण्डिम(←मुण्डिम)- -म, -भः, -भाः जै. १५१.  
 मौद्गल्य(←मुद्गल्य)- -ल्यः ऐ. ५, ३; श. १२, ५, २, १; १४, ९, ४, ४; तैआ. ७, ९, १; गो. १, १, ३१; -ल्यम् गो. १, १, ३१; ३२; -ल्यस्य गो. १, १, ३१.  
 मौत्(←मुनि)- -नः शां. २३, ५; -नम् श. १४, ६, ४, १.

मोमुवा(√मुह्)- -घः श. १, ४, ३, १६.  
 मौषिकी-पुत्र- -त्रः, -त्रात् श. १४, ९, ४, ३०.  
 √म्रित्, म्रित्येत् श. ३, २, १, ३१; ९, ५, २, १४.  
 म्रियमाग(√मृ)- -णः श. १४, ७, १, ८.  
 √म्लुच्, म्लुचन्ति श. १४, ४, ३, ३३.  
 √म्लेच्छ, म्लेच्छेत् श. ३, २, १, २४.  
 म्लेच्छ- -च्छः श. ३, २, १, २४.  
 √म्लायति श. ८, १, ४, १; २, २, १४; ७, ३, ६; म्लायति श. १०, ६, २, १०; म्लायन्ति श. १, ५, ४, ५; ३, ६, १, १०; अम्लास्याताम् श. १०, ६, १, ४.  
 म्लान- -नः गो. २, ४, १२.

—:—

य

यक्, क्वा||- -कः श. १३, ५, २, ४; -का श. १३, २, ९, ६; ५, २, ४; तै. ३, ९, ७, ३.  
 यकार-वकार- -रौ शांआ. ७, १२.  
 यकृत्(→यकन्) - यकृत् श. १०, ६, ४, १; १२, ९, १, ३; १५; तै. २, ६, ४, ३; यक्ता तैआ. ३, २१, १.  
 √यक्ष(←√यज्)†, यक्षते तां. ९, १०, १.  
 यक्ष- -क्षः शांआ. १२, ५; -क्षम् श. ११, २, ३, ५; १४, ८, ५, १; तै. ३, ११, १, १-२१; १२, ३, १; जै. १९९; जैउ. ४, १०, ३, २; ३; ६; ७; १०-१२; मं. १, ७, १४; गो. १, १, १; -क्षम्ऽइव मं. १, ७, १४; -क्षान् सा. २, ५, ६; -क्षे श. ११, २, ३, ५.  
 यक्षा(-श्ऽअ-)धिपति- -तये ष. ५, ६.

† वणंल्यत्येन गकार इति आ. । ‡ 'मोमुप' 'मोमुग' इत्येतौ पाठवपि समुपलभ्यन्ते । || यत्+अकच् पा. ५, ३, ७१; ७, ३, ४५ । § पा. ६, १, ६३ द्र. । ¶ पूजायामिति प्राघः । †† यद्वहते रूपमित्यर्वाचः ।

यक्ष्म- -०क्ष्म जैड. छ, १, १, ८;  
 -क्ष्मः श. छ, १, ३, ९; तै. २,  
 ५, ६, २; -क्ष्मम् तैआ. २, ४, १;  
 ५, १; -क्ष्मात् तै. २, ५, ६, २.  
 यक्ष्मन्- -क्ष्मा सा. २, ३, ९.  
 यक्ष्यत्- -क्ष्यन् श. १, ५, १, १६;  
 -क्ष्यन्तः श. २, ३, २, ७.  
 यक्ष्यमाण- -णः ऐ. ८, २४; शांआ.  
 ३, १; श. १०, ३, ४, १; ११. ७,  
 ४, १; १२, ९, २, ११; तै. २, २, २,  
 ४; ३, १०, ९, २; तैआ. २, ११, १;  
 जैड. ३, ६, ३, १, ६; छ, ६, १, १, २;  
 गो. १, २, २४; -णम् गो. १, २,  
 १५; -णाः शां. १२, ३; श.  
 छ, ६, ८, ३; ८; १३.  
 यच्छमान(यम्)- -नाः तै. २, ८, ५,  
 ६; ६, ९, १.  
 यज्, यजते ऐ. १, १; १३; १४; १६;  
 २२; २, ९; १८; २४; ३, १३; १५;  
 ४२; छ, २, ५; ७, ११; शां. ३, १;  
 छ, ४; ८; ५, १-४; ७; ८; ७, ४;  
 १०, ३; १३, ३; १५, ३; १६,  
 ९; १२, ७; २५, १३; २६, ६;  
 श. १, २, ३, ७; ५, २६; ५, ३, ६;  
 १७; ६, १, २१; २, ७; ३, १५; ७, २,  
 २, ६; ९, १, २; १६; ३, १; ३, ८; २,  
 ४, २, ११; ३, १२; ४, २-५; ६;  
 ७; ९; ११; १३; १५; १६; १७; ५, १,  
 ७; २२; २, ४; ४८; ४, ११; ६, १, ३;  
 ३७; २, २; १९; ३, १; १०; १७; ४,  
 ५-७; ८; ३, २, १, १७; ४, ७; ६, २,  
 १६; ७, ४, १०; ९, ३, ४; छ, ३, ४, ६;  
 २०; २७; ५, १, २; ९, १; ७, १, १,  
 ८; ९; १०; २, ९; ३, २; ३; ७;  
 ४, १२; ५, २-६; ८; ९; ११; १२;  
 २५; २, १, ११; १२; १५; १६; २,  
 १; ३, ९; १०; ५, १३; ३, १, १०;  
 १२; २, १; ४, १, १; २, ५; ४, २; ५,  
 १, २; २, १; ३, ७; ४, १; १४; ५, १;  
 १०; ११; ७, १, १, ७; २, १, ९; २,

५, १, ५४; ५५; ११, १, २, १३; ३,  
 ६; ७; ४, ४; ५, ८; ६, २०; ८, ६; २, १,  
 १; २, ४; ४, १०; ५, ४; ५; ४, ३, २०;  
 ४, २-७; ७, १, १-३; ८, ३, ३;  
 १२, ८, १, १६; २, १; २; २४; ३,  
 २५; ९, १, १७; २, १२; १३, १,  
 ४, १; ३; ५, १; ६, २; २, ६, ३; ९;  
 १; ३, १, १; ६, ६; ४, १, ३; ५, ४,  
 १, ६; ६, १, १; ७, १, १४; १४, ४,  
 २, २९; का १, ३, २, ११; ३, १०;  
 ४, १-३; ४; ५; ६, ७; ९; १०;  
 १७; ४, ३, ५; ५, १, ३; ३८; ३, १०;  
 ६, १, २; २५; २, १; ८; ३, १; २;  
 ८; ४, ६; ७; ८; ९; २, १, २, १४;  
 २, १, १८; ३, २१; २२; २३; तै.  
 १, ३, २, ३; ६, ३; ९; ७, १; ४, २, ४;  
 ९, ५; १०, १; २; ३; ४; ६; ७;  
 ८; ९; ५, २, ५; ६, ५; १२, ५; ६, ८,  
 १; ८, १०, १; ३; २, २, ४, ७; ४,  
 ६, ९; ७, ५, २; ६, २; ९, १; १०,  
 २; ११, २; ३; १८, १; ३; ४; ३,  
 १, ४, १-१५; ५, १-१५; ६, १-५;  
 ८, ९, ४; १६, १; १८, ६; ९, ५, १;  
 ६, १; ८, १; ३; ९, ३; १३, १; ३;  
 १४, १; ४; १६, ३; २०, २; २३, २;  
 ११, ७, २; १२, २, २; ३; ५; ७-९;  
 ४, २-७; यजते श. १, ५, ३, ३;  
 ८, १, ३०-३२; ९, १, १६; ३,  
 १; २, ४, ३, १; १२; ५, २, ४; ४८;  
 ३, १; ४, १; ६, १, ३; २, २; ३,  
 १, १, १; २, ४, ७; ४, ५, ६, ३,  
 २१; ९, १, ५; छ, ३, ४, ६; २०; २७;  
 ५, १, १३; ५, २, ३, ६-८; ९; १०;  
 ४, १-४; ११; ५, १; ५; ९; ३,  
 २, १; ४, ५, १६; ५, १, २; २, १;  
 २; ४, १४; ७, १, १, ७; ५, २, २; ३;  
 २, ५, १, ५; ५; ११; ११, १, ३,  
 १; ७, १, १; २, ८; १२, ८, १, २२;  
 १३, ४, १, ३; ५, ४, २८; का.  
 १, ३, ४, ८; १०; ५, १, ३; ३८;

२, १; ६, १, २; ३, २; ८; तै. १, ४,  
 १, २; ९, ४; ५, २, ६; २, ४, ३, १३;  
 ३, ३, ९, १२; ६, ३, ३; ७, १, ९;  
 ८, १, १; ४, २; ९, ४, ६; ७, १;  
 १३, ३; २२, २; ३; ४; १२, २, ४;  
 ६; तैआ. १, ५, २; २, १, १; तां.  
 ६, २, ६; १०, ५, १४; १५; १५,  
 ११, ९; १६, १, २; १४; ११, ११;  
 १७, ५, ७; १४, १; २; १८, ३,  
 ४; ५, १; ४; ६; ८; ९; ११;  
 ९, ४; ११, ५; १२, ७, ३; ११,  
 ११; २०, १३, ५; २१, ४, २;  
 जै. ११; ८६; १३२; १३७; १६८;  
 १९८; जैड. १, ३, १, १३; ३, २,  
 ४, ४; ३, ४, ८; ५, २, १०; ३, १;  
 गो. १, २, १४; २, १, ५; ६; ११;  
 १९; २०; २२; २५; २६; २, ६;  
 १४; ४, ९; १२; ५, ७; ९; यजति  
 ऐ. १, २; ७; ८; १७; २२;  
 २५; २, ४; ९; १०; २४; ३४;  
 ३७; ४०; ४१; ३, ४; ८; २०; २९;  
 ३१; ३२; ३८; ४७; ४८; छ, ४;  
 ६, ३; १०; ११; १२; २६;  
 ऐआ. ५, ३, २; शां. १, १; ४; ५;  
 ३, ३; ४; ६; ८; ९; छ, १; २; ३;  
 १४; १, २; ४; ५; ७; ८; ७, ८;  
 ८, २; ८; १०, ३; ५; १३, २; ३;  
 ५; १४, २; ५; १५, १; ३; ५;  
 १६, १; २; ४; ५; ६; ९; १८, १;  
 ६; १०; ११; १२, ४; ६; २, ३;  
 २८, ३; ७; ३०, १; श. १, ६, १,  
 २४; ३, २; ७; ३०; ८, २, ८; ९;  
 १६; ९, २, १३; २, ६, ३, १; ३, २,  
 ३, २२; २३; ४, ४, १४; छ, २, ३,  
 १२-१४; ५, ४, ५, १८; ९, ५, १,  
 २२; ११, २, २, ४, १, १३; १२,  
 ९, १, १२-१७; तै. १, ६, ९, ७;  
 यजति श. १, ३, ५, १०; ४, २,  
 १९; ५, ३, ९-१३; १५; २३;  
 ४, १-४; ५; ६, २, १२; ३, २; ७;

२८-३०; ४०; ७, २, १६; ८, २,  
 ७-१२; ९, २, ६; ९-११; १३;  
 २, २, ३, १७; १९-२३; २५; २६;  
 ४, ४, १७; ६, १, २३; ४४; ३, १,  
 ३, ६; २, ३, १२; ४, ४, १६; ४, ४,  
 ५, १४; ५, १, ३; ४; ५, ५, ४, २६;  
 ११, १, ५, ९; ६, ३, ४; २, ५, ८; ४,  
 ३, १९; १३, ५, २, २३; का. १,  
 २, ३, १३; १७-१९; २२; ६, १,  
 १५; २९; तै. १, ३, १, ३; ७; ६,  
 ३, ९; ६, ६; ९, २; ३; ५; ६;  
 १०; ८, ३, १; २, ६, ८, १; तां. १३,  
 १०, १८; ष. २, ३; गो. १, ३,  
 ९; २, १, २०; २२; २३; २५;  
 २६; २, २०; २१; २२; ३,  
 १३-१५; २२; ४, १-३; ५;  
 १५-१७; ६, ८; यजतः ऐ.  
 ६, १०; का. १, ५, १, २७;  
 ३६; तै. २, ६, ८, ३; गो. १, ४,  
 ८; १०; २, २, २०; यजन्ते ऐ. २,  
 २; ३, १५; ४, २५; २७; शां. १२,  
 २; श. १, २, ५, २४; २५; ४,  
 ६, ८, ३; ८; १२; १३; ५, १, १, ५;  
 ७; ११, १, २, १०; ७, २, ८; १२,  
 १, १, १०; ३, १, २; ३; ४; ५; ६;  
 ७; ८-२१; १३, १, ४, ३; ९, १०;  
 ३, ७, १-१२; तै. ३, ८, १३, ३;  
 ९, १९, १; ३; यजन्ते श. १,  
 २, ५, १९; २४; ५, १, ७; ३, ७, ४,  
 ९; का. २, २, ३, १८; तै. ३, २,  
 ९, १४; ९, १९, २; तां. २४, १,  
 १३; १८, ८; २५, ४, १; ३; १०, ३;  
 जै. १३७; १९८; जैल. ३, ३, ४,  
 ६; गो. १, १, १३; १४; २, १४;  
 ३, २; ३; १८; ४, ८; १०; १२;  
 २, १, ८; २५; २, १५; यजन्ति ऐ.  
 १, १३; १७; २, १३; २९; ३, ४५;  
 ५, ९; ६, ९; ११; १३; शां. ५,  
 ६; ७, १०; १२, ७; १३, ९; १६,  
 २; २३, ४; २९, २; श. ३, ३, ४,  
 ३०; ५, ५, ४, २४; ९, २, ३, ४४;

तै. २, ८, ३, १; यजन्ति श. १,  
 ६, १, ९; ३, १९; ३, ४, १, २६;  
 २, २, ३, ४४; ११, ४, १, १५; तै.  
 १, ५, ११, ३; ४; गो. २, १, २४;  
 २, २१; ३, ७; ८; १६; ४, ४;  
 १८; ६, ६; १०; यजसि तै ३,  
 ६, ३, १; यजध्वे श. १, २, ५,  
 २५; ४, १, ५, १५; यजध्वे श. १२,  
 १, ३, २२; यजथ श. १, ६, १, ६;  
 यजे ऐ. ७, २४; श. ९, २, ३, ३९;  
 ११, २, ६, १४; १४, ९, ३, ३; यजे  
 श. ९, २, ३, ३९; तै. ३, ७, ५, ४; ५;  
 तैआ. १, ११, ४; ३, १५, २; मं.  
 १, ५, ६; यजामहे ऐआ. ५, ३, २;  
 शां. २८, १; श. १, ५, २, १६;  
 १८; २०; १२, ३, ३, ३; यजामहे  
 श. २, ६, २, १२; १४; ११, २, ४,  
 ९; का. १, ६, २, ७; तै. १, ६,  
 १०, ५; २, ४, ७, २; ८, ८, ५; ३, ७,  
 ५, १३; १२, ३, २; तैआ. ६, ११,  
 १; सा. १, ३, ९; ३, ८, १; मं. २,  
 २, १८; ५, ६; गो. १, ३, १०; ५,  
 १०; २१; यजामः तै. २, ७, १२, ४;  
 यजामः तै. २, ४, ४, ५; ३, १, १, ४;  
 २, ६; हँजे ऐ. ८, २१; २२; २३; श.  
 १, ५, १, ७; ८, १, ७; २, ४, ४,  
 १-६; ११, ६, ३, १; १३, ५, ४, ४-  
 ६; ११; १५; १६; १९; २२; ७,  
 १, १४; १४, ६, १, १; का. १, ३,  
 ४, १; २; ४; तै. ३, ६, १०, ४; जै.  
 १३५; १४३; १४७; १५१; १५७;  
 हँजिरे शां. २८, १; श. १, २,  
 ५, २४; का. २, २, ३, २१; जै.  
 १५०; यष्टा का. १, १, ४, १; २,  
 १, १, ६; जै. ५३; १६८; यष्टाहि  
 तैआ. १, ११, ४; यष्टास्महे तै. ३,  
 ९, २२, १; यक्षयते श. १, १, १,  
 ७; तै. ३, ६, १५, १; जै. १३७;  
 १३८; यक्षयन्ते जैल. १, १, १, २;  
 २, १, २; यक्षयन्ति श. १, ६, १,  
 ७; यक्षयसा३(ते) जै. १३८;

यक्षयसि तै. २, ४, ८, ७; यक्षयध्वे  
 श. १, १, १, १६; ७, ३, २, ५; ९,  
 २, ३, २; का. २, १, १, १२; यक्षय  
 श. २, २, २, १६; ११, २, ४, १०;  
 का. १, २, २, १०; यक्षयामहे  
 ऐआ. ३, २, ६; शांआ. ८, ११;  
 यजाति शां. २६, ६; तै. ३, ७,  
 ११, ५; यजात् श. १२, ४, ४, १;  
 यक्षत् ऐ. २, ३४; ६, १४; शां.  
 १३, ९; श. १, ७, ३, १३; ९, २,  
 ३, २०; तै. २, ५, ४, ५; ३, ५, ७,  
 ६; ६, २, १; २; ११, ४; १२, २;  
 यक्षत् श. १, ५, १, ६; १३, ५,  
 २, २३; तै. २, ६, ७, १-५; ६;  
 ११, १; २-५; ६; ७; ८; १०;  
 १४, ६; १७, १; २; ३; ४; ५; ६;  
 ७; ३, ६, २, १; २; ८, १; २; ११,  
 १; ३; ४; १२, २; गो. २, ३, ८;  
 यजातै श. १, २, ३, ४; का. २,  
 २, १, १८; तां. १४, ६, ८;  
 यजान्तै श. ३, ७, ४, ९; तां.  
 १०, २, १; यजन् तै. २, ६,  
 ८, ४; यजान् श. १, ६, ३, १९;  
 यजसि ऐ. १, २८; श. ६, ४,  
 २, ६; तै. ३, ५, ७, ६; ६,  
 १२, ४; यजस्व ऐ. ७, १४; श.  
 १२, ३, ४, २; १३, २, ७, ११;  
 यजस्व तै. ३, १२, २, २-८;  
 ४, २-६; तां. १४, ६, ८; गो. १,  
 ५, ११; यजस्वऽयजस्व श. १२,  
 ३, ४, १; गो. १, ५, ११; यज  
 ऐआ. ५, ३, ३; शां. ३, ३;  
 १६, ५; श. १, ५, २, १६;  
 १२, ३, ३, ३; तै. २, ४, १, ११;  
 ६, ७, १; २-६; १०, १; २; ३; ४;  
 ५; ६; ११, १; २; ३; ४; ६; ७;  
 ८; १०; १४, १-६; १७, १; २;  
 ३; ४; ५; ६; ७; २०, १-५; ७,  
 १२, १; ३, ६, २, १; २; ८, १; २;  
 ११, २; १३, १; यज श. १,  
 ४, २, १७; ५, २, १८; २०; ३, ८;

८,२,१४<sup>३</sup>;२,२,३, १८<sup>३</sup>;२४<sup>४</sup>;५,  
 २,३०-३२; ३९;४१;३,७-१०;  
 १२-१५; ६,१, २३; २७-२९;  
 ३१;४४;३,४,१,२५;४,११-१३;  
 ८,१, १३<sup>३</sup>;९,३, ८;९; ४, ४,२,  
 ४-६;१५; ५,१४; १६; १७; ६,  
 ७,१९;५,२, २,१८;३, २, ८;४,  
 ४,२४;५,४, २५; ९, ४,३,१५;  
 ५,१,८०;११,२,४,८<sup>३</sup>;१२,३,३,  
 ३;१४,२, २, १५; ३,१, ३०;४,  
 २,१२<sup>३</sup>; का. १,२,३, १४<sup>३</sup>;२०<sup>३</sup>;  
 २१<sup>३</sup>; ५,१, २७; २८; २९; ३३;  
 ३४-३६; २, ६-९; ११-१४;  
 ६,१,१५<sup>३</sup>; १७-२०;२९; तै. ३,  
 ५,३,२; ७,५; ६,११,४; ११,६,  
 ४; तैआ. ५,८,२; सं. २,२,१२;  
 गो. १, ३,१०; ५,१०; २१; २,  
 ३,१०; यजुऽयज शा. १,५,३,८<sup>३</sup>;  
 २,५,२,३०; ४१; का. १, ५, १,  
 २७;३६; यजुध्वम् शां.८,६; का.  
 २,२,३,२२; यजुध्वम् शा. १,२,  
 ५,२६; का. २, २,३, २२; २३;  
 तै. २, ४,३,१३<sup>३</sup>;८,१,४; ४,४<sup>३</sup>;  
 यजुत शा. १, ४,१,३९; १४, २,  
 १,२०; यजुत शा. १, ५,१, १६;  
 तैआ. ४, ८,४;५, ७,६; युजै ऐ.  
 ७,१४<sup>०</sup>;१५; शां. १३, ३; शा.  
 ११,८,३,५<sup>३</sup>; तै.१,२,१,१४; यजै  
 शा. ३,२,४,७; तै. १, ३, २, १;  
 जै. १९८<sup>३</sup>; यजानि शां. १३, ३;  
 यजामहै जै.१३२; यजाम शा. १,  
 ५,२,३<sup>३</sup>; तै. २, ८,१,३; ३, ५,  
 ४,१; यजाम शा. १, ६,१,५; ९;  
 ३,९,४,६; तै. ३, १, २, ११;  
 अयजत ऐ. ४,२३;२५<sup>३</sup>; २७;५,  
 ३२; शां. ४, ८;५,३;१२,८; शा.  
 २,४,४,२५,१,१,६; ११<sup>३</sup>; ११,  
 १,६,१६;१२, ८,२,१<sup>३</sup>; १३, १,  
 ५,६;४,१,१; २,८; ११; १४;६,  
 १,१; का. १, ३,४,१; तै. १, ३,

२,१;४,१०,६<sup>३</sup>; ९; ६, २,६; २,  
 ७,१,२; १०,१; १८,१; तां. १४,  
 ६,८; १७,११,४; १२, ६; १९,  
 १७,८; जै. १२९<sup>३</sup>; १३३; १३९;  
 १४५<sup>०</sup>;१५४; १५८;१८६<sup>३</sup>;१९८;  
 जैउ. २,३,१,१; गो १, १, १३;  
 ५,८<sup>३</sup>; २, १७,२१; अयजत् तै.  
 ३, १२, ९, ५<sup>३</sup>; अयजेताम् जै  
 १२८; १४७; अयजन्त ऐ. १,  
 १६<sup>३</sup>;५,३२; शां. ८, २; २१, १;  
 शा. २, ६, २,१; ९, २, ३, ९<sup>३</sup>;  
 १०,२,२,२; ११,१,६,२०; १३,  
 २,७,३; का. १, ६, २,१; तै. १,  
 ४,१०, ३;८<sup>३</sup>; तैआ. ३, १२, ४;  
 अयजन्त शा. १, ५,२,६;३,३;७,  
 २,२३; ३,६,२,१७; ९,२,३,९;  
 १०,२,२,२;११, १,६,२०; १३,  
 २,७,१३-१५; तै. १, ४,१०,९;  
 ३, ९,२२,३; तैआ. २,९, १;३,  
 १२, ७; तां. १७, १, ७; ४, ३;  
 जै. ५;१४६; गो. १, ४, १५; २,  
 २,११; यजन्त तै.२,८,४,६; तां.  
 २२, ४,२; अयजन् ऐ. ३, ४५;  
 शां. १६, २<sup>३</sup>; शा. ९, ५, १,  
 २२; १०, २, २, २; अयजन्  
 शा. ३,२, ३, ८;९;१०; ११<sup>३</sup>;९,  
 ४,६; अयजथाः तै. ३,९,१४,३;  
 अयजः? जै. १९८<sup>३</sup>; अयजे शां.  
 ७, ४; जै. १५७; युजेत ऐ. २,  
 १७;२०;४,२५;७,४<sup>३</sup>; ८,३; शां.  
 ४,५;६; ७<sup>३</sup>; ९-११; १२<sup>३</sup>; १४;  
 १६, १०<sup>३</sup>; २८,८; शा. १, २,३,  
 ४;५, २,१९; ७,२, २; २,४,३,  
 १३;६,३,२; ५,५,१,२; ६,२,१,  
 १३;११,१,२,१३;५,४;११;१३,  
 १,२,९; ३,६, ६; ६,२,१९; का.  
 १,३,२, ११;४,२; तै. ३,९,१८,  
 १<sup>३</sup>;१२,५,१०; यजेत शा. १, २,  
 ३,४;५, २६; २,४,३,१३; ५,१,  
 २२;४.११; ६,३,१०<sup>३</sup>; ११;१३;

३,९,१,५; ४,५, ७,९; ५,३,२,  
 ३;५,१,१२; २,२<sup>३</sup>; ६,२,१,१३;  
 ९, ३, ४,८; १०, १,२,६;२,५,  
 १६; ११, १,२, १०; ११; १३;  
 ७,१,१<sup>३</sup>; ८,२,१; १२, ४,१,२;  
 ४,२;३;७,३,४; ८,२,२; १३,१,  
 ६,३;३,८,६;४,४,१<sup>३</sup>; का. १,१,  
 ३,८;३, २,१;४,२;४; ६,३, ८-  
 १०;२,२,१,१८; तै. १, ४,७,७;  
 २,७,१,२; १०,१; १४, ३;१८,  
 २; ३,२,३,९;५,९; ७,१,५; ९;  
 १२, ५, ११; तां. ६, ८, १; ९,  
 ३, १; १६, ३, ३; ४, १०<sup>३</sup>;  
 ८,२; १२, २; ६; १३, ५; १४,  
 २; १५, ५; १७, ५, ३; ६, २;  
 ७,१;८,१;४; ९,१;१०, ३; ११,  
 ६;१२,१; १८,१,१३; १५;२,३;  
 ४,३;५,१; ७;९; १९,१,२;२,१;  
 ६;३,२;४,२; ५,२; ७,२; ८,१;  
 १५,१;१७,७; १८,४; १९,२;३;  
 २०,१,२; २,२;३,३; ४,२;६,१;  
 ७,१;९,१; १०,१<sup>३</sup>; ११, ४-६;  
 २१,५,२;६,२;८,२; ११,२;१२,  
 ३;१४,३; २२,१,२; ६,२; १३,  
 १;१५,२; १६,१; जै. ८६; ९०;  
 १०३<sup>३</sup>; १२९; १३०<sup>३</sup>; १३१<sup>३</sup>;  
 १३५<sup>३</sup>;१३६;१३८;१४०<sup>३</sup>; १४२;  
 १४७;१५२;१५३; १५४;१९८<sup>३</sup>;  
 प. ३, ८-११; गो. १, ३, १७;  
 २१<sup>३</sup>;२३; ५, १०<sup>३</sup>; २,१, ११<sup>३</sup>;  
 यजेत३ शा. ११,१,५, ४<sup>३</sup>; युजेत्  
 ऐ. १,९;१७;२,२८; ३,२२<sup>३</sup>;६,  
 ८;७,९; शां. ८, ७;८; १७, ४;  
 १८,५<sup>३</sup>; शा. १, ५,३,१५; ६,३,  
 ४०; यजेत् शा. २,४,३,१०<sup>३</sup>; ४,  
 ४,५,१९;११,७,४,२<sup>३</sup>; का.१,३,  
 २,१०; तै.३,७,१,८; तैआ.२,१,  
 १; यजेयाताम् तां. १९, १७,४;  
 युजेरन् ऐ. ४,२६; शा. ३, २,२,  
 ९; यजेरन् शा. १२, ३, ५, १;

तां. ९, ८, १; १७, २, १; ३, १; ४, १;  
 प. १, ६; गो. १, ५, २२<sup>१</sup>; यजेयुः  
 शां. २३, ५<sup>१</sup>; २७, ४; २८, ७;  
 युजेय शां. १२, ८; श. ३, १, ४,  
 ६; ७; १२; १३; तै. ३, ८, १०, १;  
 यजेय श. १०, ६, ५, ६; १३, १,  
 ७, १; जै. १३८<sup>१</sup>; १८६; प. १,  
 ६; यजेमहि श. १, २, ५, २५; ३,  
 २, ४, १; ६, २, २; का. २, २, ३,  
 २१; २२<sup>१</sup>; यष्ट जै. १९८; अयष्ट  
 तां. १४, ६, ८; मं. १, २, ५;  
 अयाक्षीत् ऐ. ५, ३४; शां. २६,  
 ६; श. १४, २, २, १६; गो. १, ३,  
 ४<sup>१</sup>; अयाद् शां. २६, ६; श. १४,  
 २, २, १६; अयाद् श. ४, २,  
 १, ३३<sup>१</sup>; तै. ३, ५, ७, ५<sup>१</sup>; ६<sup>१</sup>; ९,  
 १; ६, ११, ४<sup>१</sup>; १२, १<sup>१</sup>; १३, १; १४,  
 ३; तैआ. ५, ८, १; अयक्षत तैआ.  
 १, ११, ४; तां. १४, ६, २; मं. १, २,  
 ३; ४; गो. १, ५, ११; अयाः श.  
 ४, ४, ४, १२; यक्षि श. १, ४, १,  
 ३९<sup>१</sup>; ४, ४, ५, १२; तै. १, २, १,  
 ११; २, ८, ६, ४; ३, ५, २, ३; ६, ३,  
 २; ४; युक्षि तै. २, ७, १२, १; अयक्षि  
 श. १२, ३, ४, १; तैआ. १, ११,  
 ४; अयक्षमहि श. १, ७, ३, ९;  
 अयाक्षम शां. २३, ५; अयक्षत श.  
 ६, २, १, १३.  
 ह्ययन्ते तै. १, ६, ८, २; ९, १;  
 ह्ययन्ते तै. १, ४, ९, १; ६, ३, ३; ६,  
 ६; ८, ५; ९, ७.  
 याजयति श. १४, ६, १०,  
 ३; तैआ. २, १६, १; १७, १; जै.  
 ९०<sup>१</sup>; तां. १९, १९, २; जैष्ठ. १,  
 २, १, १३<sup>१</sup>; आ. १; याजयन्ति  
 ऐ. ४, २५; ८, ११<sup>१</sup>; श. ११, २,  
 ७, ३२<sup>१</sup>; याजयन्ति श. ३, १, १,  
 ५; ५, १, १, १०; १२, ८, १, २२;  
 तै. १, १, १०, ५; जै. ९४<sup>१</sup>; १४०<sup>१</sup>;  
 प. २, १०<sup>१</sup>; गो. १, २, १३; याज-  
 यान्चकार श. १३, ५, ४, १; ७, १,

१५; जै. १५७; १५९; १९८<sup>१</sup>;  
 याजयान्चक्रतुः जै. १३३; याज-  
 यान्चक्रुः जै. १३७; गो. २,  
 ६, १४; याजयिष्यति श. १२,  
 ९, ३, ३; याजयिष्यन्ति जै. १३६;  
 याजयिष्यामः ऐ. ४, २५; जै.  
 १३६<sup>१</sup>; १४०; याजयान् श.  
 ३, ५, १, १४; याजय ऐ. ४, २५<sup>१</sup>;  
 शांआ ३, १; श. १, ६, २, ७; तै.  
 १, ३, २, २; जै. १३९; १४०<sup>१</sup>;  
 १५७; याजयत ऐ. ४, २५; शां.  
 ३०, ६; श. १, ६, ४, ११; ३, ५,  
 १, १३; जै. ६१; १४०; १५१;  
 याजयानि श. ११, १, ६, १७-  
 १९; १२, ९, ३, २; जै. १९८<sup>१</sup>;  
 याजयाव श. १, १, ४, १५; १६;  
 का. २, १, ३, १७; १८; जै. १३३;  
 याजयाम जै. १३७; १९८; अया-  
 जयत् ऐ. ४, २५; श. ११, १, ६,  
 १७-१९; अयाजयत् श. १२,  
 ९, ३, २; तै. १, ३, २, २; तां. १७,  
 ५, १; जै. १३०<sup>१</sup>; १३९<sup>१</sup>; -१४१:  
 १८६; अयाजयन् ऐ. ४, २५<sup>१</sup>;  
 ६, २५; ८, २३; श. ३, ५, १, १७;  
 तां. २२, १४, २; जै. २, २, ५, १;  
 याजयेत् ऐ. ७, २; ९; श. १, ६,  
 २, ७; तै. २, २, ३, २<sup>१</sup>; याजयेत्  
 श. ३, १, १, ४; ९, ५, २, १३;  
 तैआ. २, १, १; १७, १; तां. १६,  
 ३, ५; १३, १; १८, १, १०; ४, ५;  
 ५, ३; ५; ११; १९, १२, ३; १४, ३;  
 १५, २; १६, ३; २०, ५, २; २२,  
 १७, ३; जै. ९०; गो. २, २, ६;  
 याजयेयुः श. ११, २, ७, ३२;  
 याजयेयुः श. ५, १, १, १०; तै.  
 १, ४, ७, ७; तां. ९, ८, १३<sup>१</sup>; प.  
 १, ६; गो. १, ५, ११; याजयेयम्  
 जै. १४०<sup>१</sup>; प. १, ६; अयीयजत्  
 श. ११, १, ६, १८; १९; अयाज-  
 यिष्यत् जै. १४०.  
 ह्ययक्षति तै. २, ८, १, २. यक्षयत्-

यक्षयमाण- गद्र.

युजत्- -जतः ऐ. १, ९; ३, ४७; ४८;  
 -जताम् श. ४, २, १, ३३; -जन्  
 श. १, ७, २, १६; -जन्तम् श. ३, ८,  
 ४, १०; -जन्तौ तै. ३, १, २, १०.  
 यजत्, ता- -तः शां. २२, २; तै. २,  
 ८, ६, १; -तम् ऐ. १, १९; ४, ७;  
 शां. ८, ४; २५, १०; तै. २, ८, १,  
 ३; ४; ७, ६; ३, ६, १०, ४; तैआ.  
 १, २, ४; ४, ५, ६; ७; सा. १, ६, १;  
 -तस्य तै. ३, ६, ३, १; -ताय  
 शां. २<sup>१</sup>, ७; -ते तै. ३, ६, ३, ३.  
 युजत्र- -०त्र श. ७, १, १, २३; तै. २,  
 ८, २, ४; -०त्र तै. २, ८, ५, ७; -त्रम्  
 श. ६, ६, ३, ९; १०, २, २,  
 ३; -०त्राः ऐ. ५, १५; तै. २, ४, ४,  
 ९; -०त्राः तै. २, ८, २, २; -त्राः  
 ऐआ. ५, १, १; तै. २, ८, ६, ५;  
 तैआ. १, १, १; २१, ३; -त्रैः श.  
 ३, ७, ४, ८; ९.

यजुथ- -थाय तै. १, २, १, ११.

यजुथै श. ९, २, ३, ११; तै. ३, ६, ३, ३

यजनीय- -यम् गो. १, ३, १; -ये  
 सं. ५.

युजमान, ना- -०नः शां. २८, ५; श.  
 ३, ५, ४, १६; -०न श. १, ५, २,  
 १<sup>१</sup>; ९, १, ४<sup>१</sup>; ३, २, ४, १५; ४, ३, ५,  
 ८; तै. ३, ५, ४, १; १०, १; -नः  
 ऐ. १, २, ९; १०<sup>१</sup>; २८; २, १; २;  
 ३<sup>१</sup>; ६; ९; ११<sup>१</sup>; १४<sup>१</sup>; ३२; ३;  
 ११<sup>१</sup>; १३; १७-१९; ३८; ४१;  
 ४४<sup>१</sup>; ५, ३३<sup>१</sup>; ६, ९; २७; ७, १०;  
 १९; २६<sup>१</sup>; ३०; ३१<sup>१</sup>; ३३; ३४<sup>१</sup>;  
 ऐआ. १, १, २; २, ३; शां. २, १;  
 ३, २; ८<sup>१</sup>; ९; ४, १<sup>१</sup>; ८; ७, १; २; ४;  
 ५; ७; १०; ८, १; २; ३<sup>१</sup>; ८; ९; ९,  
 ४; १०, १<sup>१</sup>; २; ४; ११, ६; १२, २;  
 ४; ८<sup>१</sup>; १३, १; ५; ८; ९; १४, १;  
 ४; ५; १५, १; १६, ११; १७, ३;  
 ७<sup>१</sup>; १८, ९; १४<sup>१</sup>; २१, २; २६, ३;  
 ९; श. १, १, १, १<sup>१</sup>; २, १, २; २,

२,८;१७;५, १७; ३,२,११; ४,  
 १,२१;२४;५,२,२; ३,१८;६,१,  
 २०;७,१, ११; ८,१, २९; ३९;  
 ४४; २,४; ३,१;२;३; ४; ११;  
 १४;१६; ९,१,१२; ३,१; २,१,  
 २,११;३,४, ३८; ४,४,२५; ६,  
 १,१८;२४; ३४; ४३;२,१६; ३,  
 १,१,२;२,१,१७; ४,२२;३,१,  
 ८;२,४; ३,१०; ४,१,६; २,१५;  
 ५,४,१६;१७; ६,१,२०; ३,४;  
 ७,१,११;१३; १६; ४, १०;८,  
 १,९;१०; २,७; ९,१,६; २,१३;  
 ३,४;४,१५; ५,१,१, १७; २,२,  
 १०;४,६;७;२०; ५,४;३,४,६;  
 ५,९;४,५,१९; २३; ५,२,३; ४,  
 ८;८,११; ६,१,१; ५,१, ३,४;  
 ४, २;३; ५, १५; २८; २, ५,  
 ३; ७; ११; ३, ५,२; २७; ४,  
 ३,४; ७; १२; ६, २, १, १७;  
 २,१९; ३,१,२९;३,१६;२१;४,  
 १,३;१२; ४,१८; ५,१,८;२,  
 ३-५;६;११;१४; १६;३,३;५;  
 ६,१,१२;२,७;३,११;४,७; १२;  
 ७,१,२४;२, १०-१२;७, ३,१;  
 ४;१२;४, १;८; १२; ७, १,१,  
 २७;२,१,६;३,१;३, १,१२; २९;  
 २,१०;४, १,५; १५; २१; २६;  
 ३३;३७;२, १६;१७;१८; २०;  
 २४;३३;३४;५, १,१२; २,३९;  
 ८,२, २,७;३, ४,७; ९-११; ४,  
 २, २; १२; ३,२०; ४,२; ५,१,  
 ४;९;१०;११; १४; १५;१६; २,  
 ७-१०; १५; १६; ३, ८;  
 ६,१,१;३;१०; १५;२१; २३;३,  
 ४;१०;२३;७, १,१३; २३;४,३;  
 ९;१६;९,१,१, ३२; २,१७;३४;  
 २,१, १६;३, ८;९; १३; १९;  
 २३;२९; ३३; ३५; ३, ३, २-  
 ५;८; १७;४,६; ४,२, ९; १७;  
 ४,१४; ५,१,८; ३१; ३५; २,  
 ४-७;१६; १०, १,३, ७; ४,१;

८;९;१४; २,३,२;४, २;३;४;५;  
 ६;५,१;२; १०; ४,१, १;५, ३;  
 ११, १,५,४; ६;८,६; २,७,२४;  
 २६;३२; ३,२,१;५,२,८; १०;७,  
 १,१;२;३; १२,२, २,४;३,२,१;  
 ४,२,५;९;३, ६;५, २, १;८;७,  
 ३,१६;२०;८, १,१६; १७;२,६;  
 २१;२३;२८;३१; ३६; ९,१,११;  
 १३, १,१,४;४,१;३; ७,१;२,२,  
 १;१०; ११;१६; ४,१; ५,१;३;  
 ६,९;१०, १;११,२; ३,३, ७;४,  
 १,८;१३;२,१५; ३,१;५,१,१७;  
 २,३;२१;६, १,३;४; ५;६,२,४;  
 ६;१५; १७;७, १,१; ८,१, १७;  
 १७, १,१, ३२; ३, ३३; २,२,  
 २४;४५; ३,१,३४; २,१; २५;  
 ६, १, ५-८; का. १, १, २, ७;  
 ३,४, १४;६, १,१२; १५; २३;  
 २७;२८;२,८; २, १,१, ११; २,  
 १,१४;२,८; ३,१६; तै.१,१,४,  
 ३;५,२;९; १०;६,७; ३,३,२;५;  
 ७;५, १;६, १; ३;७, ३; १०,  
 २;१०;४,१, ३;४;५;६; ३,६;  
 १०,१;२;३;५,९,५;६;७;८;६;  
 १,२;७;२,५; ३,३;४; ५;६;८;  
 १०;४, २;५, ३;६, ३; ७,३;४;  
 ५;८;१;८;९,२; ७,१,५;४,४;६,  
 ७;९,५;८, १,२; ५,३; २, १,५,  
 २;११;९,३;२,५, ६;८,२; ४,३,  
 १३;५,३,३; ६,१५, १;२;३,२,  
 ३,६;५,२; ८,९;१०, ३;३,२,३;  
 ४;५;३,४; ४,४; ६,३; ७; ८;  
 ७,२;८;९; ८,१; ३;७; ९;९,  
 १;२;३; १२;५,८, ३;१०, ४;६,  
 १५,१;७, २,१; २;४; ५; ७;५,  
 ११;७,११;१४;८, १०, १;१४,  
 २; १५, १; १८, ४; ५; ६;  
 २२,३;९, १,१;२; २,२-४;१७,  
 ४;५; तैआ. ५, १,७; ४,७; ५,  
 ३;७, १२; १०, ६४,१; तां. २,  
 ७,७;३,१,३;३; २;८, ३;१२,३;

४,४,११;८,२; ५, १,१०; ३,५;  
 ६,३,१२;७, १४;१५; १७;७,३,  
 १२;२२; ७,२; ९,९, १३; १२,  
 १०,१६; १३,९,१६; १७, ७,२;  
 ९,१७;१०,८; १६, १५,९;११;  
 १९,९,५; जै.११;४०;४१; ६२;  
 ८६; ८७; ८८; ९३; १३९;  
 १८४; जैउ. १, ६, ३,३; ३, ३,  
 २,४; प. १,३; २, २;३; ५;६;  
 ७;१०;७,१; गो. १, १, १३;  
 १४;२८; २,१२; ३, २; ३;४,  
 २०; २,१,१८;२,५;६;१५;१८;  
 ३, ७; १७; ४, ८; १०; ५, ४;  
 -नमू ऐ. १,१०;१३;३०; २,३;  
 ४;६;१;१४; १८; २३;२४; ३,  
 ७;१९; ३१; ३९; ४६; ५,४;  
 ५,३;१७; १९; २१; ६, २;९;  
 २५; २९; ३१; ७,५; २६;८,  
 ११; ऐआ. १, १,२; २,३; ५,१;  
 ५,१,५; शां. २,२; ५,५;६; ७;  
 १०;८,४; १०,२;३; ११, १;३;  
 ६;८; १३,६; १७,२;५; १७,५;  
 १७,३; १८,५; शा. १,१,३, ७;  
 ३,१, २६; ४,१६; ५,२,१५; ३,  
 १९;२०; ७,४,१२; ८,१,२९;३,  
 ५;११;१७;२०;९,२,१४; १५;  
 ३२;२,२,१,२; २,७; ५,१,१२;  
 ३,२,४, २२; ३,३,७;५,२, २५;  
 ६,१,२५;७,१,१३; २१; ४,१०;  
 ११;९,३,३०;५,२,१, १६;१७;  
 २,१०;५,५; ९;४,५, २३; ६,७,  
 १२; ५,१,४,४;२,२,२०; ६,३,  
 २,३;६,४,७; ७,२,१,१०; ४,२,  
 १९;४०;५,२,१७; ८,५,३,८;६,  
 १,५;३, २३; ७,४,१६; ९,१,२,  
 १५;२,३,३५;३,३,१६;१७; ११,  
 ४,१,८;१६; २,२;९; १३; ५,२,  
 १०;७,१,१; २; १२,५,२,१;७,  
 ३,२२;८,१,२;४; २,५; ३,२६;  
 १३,२,१,६;२,१५; ३,२;४,३;  
 ६,९; ४,३,२; ३;४,२; ५,२,३;

१६; १४, ६, ८, ९; का. १, १, ४,  
 १८-२२; २, १, १; २, ५; ४, ३,  
 १०; २, १, ३, ५; तै. १, १, ५, ४;  
 ८, १; ३, ७, १, ४, ५, ४, ५, १०, ४;  
 ५; ६; ६, १, २; ३, ४-६; ७; ८; ५,  
 ४; ८, ९; ८, ३, १; २, १, ३, ४; ८, २;  
 २, ८, २; ४, ३, ४; ६, ३, १; १, ३, ३;  
 ३, २, ४, ४; ८, ४; ५, ९; ९, ११; ३,  
 ४, ६; ६, ३; ७, ५; ८, ५; ७; ९, २;  
 ३; ७, ४, १, २; १६; ६, १, ५; ८, २;  
 ३; ८, ४, ३; ८, ३; ९, १, ३; ४;  
 ४, ३; ५, २; १०, १; तैआ. ५, २,  
 २; ३; तां. १, २, ६, २, ७, ८; ३, १,  
 ३; ३, २; ४, ३; ८, ३; १२, ३; १३,  
 ३; ६, ७, १७; २२-२४; ७, ७, २;  
 ३, २, २; ४; ११, ११, ४; १२, ४,  
 ९; १०, ५; ११, ४; १२, २-४;  
 १३, ९, ९; १५, १०, ८; १६, १५,  
 ११; १८, ७, ९; १९, ८, ६; जै. ११;  
 १३; ६२; ८७; ९३; ११२;  
 १८४; जैउ. १, १, ३, ७; ६, ३, ८;  
 ११, १, ४; १८, ३, ४; २, ३, ३, २;  
 ३, २, ५, १०; ११; ३, ३, ८; १०;  
 १३; ४, ९; ४, ५, ७; ६, ६, ४; ष.  
 १, २; ४-६; २, ३; ८; गो. १,  
 २, १०; १८; ३, ८; १०; २, १,  
 २४; २५; २, १; ३, ३, ४, ७; ५, ८;  
 ६, ८; ९; -नयो: श. २, ५, १,  
 ४६; का. १, ५, १, ३८; -नस्य  
 ऐ. १, २; ११; १३; १५; २९;  
 ३०; २, २१; २८; ३, २; ३; ७;  
 १८; ५, १५; २७; ६, ९; २६; ३१;  
 ३३; ७, ३; ५; १२; २१; २२; ८,  
 २; शां. २, २; ३, २; ४; ८; ५,  
 ६; ७; ९; ७, २; ८; ९, १; ५; १०,  
 १; ११, १; ८; १३, ५; ६; १४, ४;  
 १५, ४; १७, १; ३; १८, १; ६; श. १,  
 १, २, २२; २, २, १७; ३, १, ६; २६;  
 ४, २-४; ७, १, ८; ८, १, २, ९; ९, १,  
 २१; २, ३, ४, ५; ४, २, १६; १९;  
 २३; ६, १, ३, ४; ३६; ४१; ३, २,

१, १७; ४, २, २; ३, ३, १०; ४, १२;  
 १६; ४, ३, १८; ५, १, ३, ४; ८, ३,  
 ७; ९, २, ७; ३, ४; ३४; ४, १, २,  
 १९; २, १, २९; ४, १; ८; ३, २, ६;  
 ४, ३; ५, ४, ८; ५, १, ४, ९; ६, १,  
 २, १६; ३, १, १७; ५, २, २२;  
 ६, १, २२; ३, ११; ४, १२;  
 ९, ३, २, ७; ११, १, ४, ४; ८, ६;  
 ४, २, १; ३; ७, १, १; २; १२, २, २,  
 २; ४, १, ४; ९, २, १; ३, ४; ५; ६; ४,  
 ४; ५; ५, १, १७; ८, २, ४; १३, १,  
 ९, ९; ४, १, १५; १४, २, २,  
 २८; ३, १, ३, ४; ९, ४, ३; का. १,  
 ३, ३, १, ४; १६; १९; ४, १, ४;  
 ६, १, २, ३; २४; २७; २, १, २,  
 १५; २, १, १, ४; तै. १, १, ८, ४;  
 २, १, १; ४, १, २; ६, १, ९; ३, ६;  
 ९, २; २, १, ५, ४; ४, ८, ५; ३,  
 २, १, ६; ४, १; ४, ५, ९; ८, ८;  
 ३, ८, १; १०, २; ७, १, ६; ७, १, ३;  
 ६, १; ७, २; ८, ४, ३; १३, ३; तां.  
 १, २, ९; ३, ५; ११; १४; २, १, ३,  
 २; ६, ३, १, ३; ७, १०, १६; १२,  
 ४, १, ४; जै. २८; ३६; ६१;  
 १०७; १८४; जैउ. १, ६, ३, ३; ४,  
 ७, १, ३; ८; ९, २, ७; ९; १८; ष.  
 २, ७; ४, १; गो. १, १, १३; ३,  
 २; ३; ५, २, २; २, १, ६; २४; २५;  
 २६; २, ५; ३, ३; ६; ४, ८; ६, ९;  
 १४; -ना तै. ३, ५, १, ३, ३; -ना:  
 ऐ. १, ११; २, २; ११; ३६; ४, २, १;  
 ३०; ५, २, ५; ६, ४; १९; २०;  
 २३; २, ४; ३, २; ३, ३; ३६; शां.  
 १९, १, ५; २०, १; २१, १; ६; २२,  
 ६; ८; २३, ४; २४, ३; २५, ७;  
 २७, ६; ३०, ७; शांआ. १, ४; श.  
 १, ७, ३, १, ४; २, ३, ४, ४; ४, १,  
 २, १, ५; ६, ९, १९; ९, २, ३, २८;  
 १०, ४, ३, ४; ११, १, ३, ७; १२,  
 ३, ५, २; ८, १, २; १३, ५, ४, ३;  
 १४, २, १, २; का. १, ४, १, २९;

त. १, २, २, ४; ५, १, २; २, ४, ४,  
 ९; ७, २; ६, ३, १; ८, ८, ७; तैआ.  
 ५, १, ६; ७; तां. ५, ६, ९; १४, ३, २०;  
 जै. १८६; ष. ४, ३; गो. १, ४, १३;  
 ५, २, २; २, ५, ७; ८; ६, २; ५; १२;  
 १३; -नात् ऐ. २, २; ६, २, ४;  
 शां. २, ४; ८, ७; ११, ३; ६; श.  
 ७, ४, २, २, ४; ९, ३, ३, १, ७; १४,  
 ३, १, २, ४; का. १, १, ४, २, ३;  
 तै. १, ३, ३, ४; तां. १८, ५, १६;  
 -नात् शां. १५, ७; २५, ७; शांआ.  
 १, ८; श. १, १, १, १६; ४, १, ४०;  
 २, ३, ४, ४०; का. १, ४, १, २, ९;  
 जै. १८६; -नानाम् शां. २६,  
 १७; २९, १; शांआ. १, ४; जै.  
 २०९; गो. २, २, २, ४; -नाय ऐ.  
 १, २, ८; २९; २, १, ८; ३, ३, ८; ४,  
 ९; ६, ३; ८, २; ऐआ. १, १, ४;  
 शां. १२, ७; श. १, १, २, १, २;  
 २, २, ३; ८; ४, १, ४; ४, १, २, ४; २,  
 १६; ५, ६; ५, २, २; ३, १, ८; ७,  
 १, १, १; ८, १, १, ७; ४, २; ९, १, १, २;  
 ३, ३; २, ३, ४, ३, ८; ३, ३, १, ८; ४,  
 २, १, ५; ५, २, ९; १, ३; ७, ४, ९;  
 ११; ९, ४, १, २; ४, २, १, १, ६; १, ७;  
 २, १, ३; ४, २, १; २, २; ४, ४, ९; ५,  
 ३, ४, २, ७; ६, ४, २, ६; ५, २, ३-६;  
 ७, ३, १, २, ९; ८, ५, ३, ८; ९, २,  
 ३, ३, ८; १२, ४, ३, ४; ७, ३, १, २;  
 १३, ५, १, १, ७; १४, २, २, २, ८;  
 ४, २; ३, १, २, ४; ३, ०; ४, १, ३, ३;  
 का. १, ४, १, २, ७; २, १, २, १, १;  
 २, १, ३; ६; २, ८; ४, ५; तै. १, २,  
 १, २, ७; २, ४, २, ३; ५, ४, ६; ७, ३;  
 ४; ८, १, २; ६, १, ३; १०, २-४;  
 १३, २, ८, २, १; ४, ६; ३, १, १,  
 १, २; २, २; ४; ६; १०; २, १, ४; ३,  
 ५, ४; ६, १, १; ८, २; ९, ७; ५, ३, २;  
 ६, १, ३, १; ७, २, ५; ६; ४, १, ५; ५,  
 ३; ६, ४; ६; १, ३; १, ४; १०, ५, १;  
 तैआ. ३, २, १; ४, १०, २; ५, ४, ६;

८, ६<sup>३</sup>; तां. २०, १६, ७; २१,  
१०, १२-२०; २२; जै. २५<sup>३</sup>;  
जैउ. १, १८, ३, ६; प. १, ४; २,  
३; गो. २, १, ४; ३, ९; -ने ऐ.  
१, २८<sup>३</sup>; २, ४<sup>१०</sup>; ९; १०; २९<sup>३</sup>;  
३०; ३, १८; ६, २४; ८, २२; शां. ७,  
२; १०; ८, २; १०, ४; ११, २; ३;  
१३, ५; १५<sup>३</sup>; १४, २; ४; १५, ५;  
१६, १; ४; ७; ११; १७, २<sup>३</sup>; ९; १८,  
५; ३०, ११<sup>३</sup>; शा. १, ४, ५, ६; ७,  
१, ७; ८, १, ३, ९; ४४; ३, ५; ३,  
३, १, ६<sup>३</sup>; ३, ७; ८, १, १२; ४, ४,  
४, १४; ५, १, ३, ४; ५, २७; २८;  
२, ४, १६; ६, ४, २, ६; ७, ५, १, ७;  
१२, ७, ३, १२-१४; १३, २, ७,  
१; ५, ४, १५; १६; १८; १४, ३, १,  
२४; तै. १, १, १, ५; ३, ३, २; ३;  
४, ५; ६, ७; ७, ६, ४; ९, २; ८, ५,  
६; ३, १, १, २; २, १, ३; २, २; ८<sup>३</sup>;  
३, ३; १०; ५, ९; ६, ४; ७, ६; ८, ४;  
९, १; ३, ६, ९<sup>३</sup>; ७, ८<sup>३</sup>; ९, ८; ८,  
२२, ३; तैआ. ५, ४, ३; ४; ११;  
६, १०; ८, ६; तां. ११, १०, ३;  
१४, ११, ३; जै. ६२; प. २, ८<sup>३</sup>;  
गो. २, २, १५; ३, ७<sup>३</sup>; ५, ५<sup>३</sup>; -नेन  
ऐ. ७, २६; शा. १, ६, १, २, १; ३,  
६, १, ६; ८, १, १०; तै. ३, ३, ८,  
४; ७, १३, ४; -नेभ्यः ऐ. ४, २०;  
५, २२; तां. २, ३, ४; ९, ३; -नेषु  
ऐ. ५, २२; शां. २२, ६; २६, १७;  
२७, ४; २९, ८; -नौ सं. २.  
यजमान-चमस- -म् ऐ. ७, ३३<sup>३</sup>;  
३४.  
यजमान-च्छन्दस्- -सम् शां.  
११, ६; १७, १<sup>३</sup>; २<sup>३</sup>; २६, १७.  
यजमान-जनन- -म् ऐ. ३, १९.  
यजमान-द्वैवत्य, द्व्यां- -त्यः शा.  
२, ३, २, ६; तै. १, ६, ५, ३; ८, ३, १;  
३, ९, ५, २; -त्यम् तै. २, २,  
६, ४; -त्या तै. ३, ३, ५, ४; ७, ९;

९, ७; ९, १०, १; -त्यानि शा. १, ६,  
१, २०.  
यजमान-भाग- -गः ऐ. ७, २६<sup>३</sup>;  
शा. २, ४, २, २४; ११, ४, १, ११;  
का. १, ३, ३, २०; गो. १, ३, १०;  
-गम् तै. ३, ३, ८, ६; -गस्य,  
-गा३म् ऐ. ७, २६.  
यजमान-मा(→त्र)त्रा- -त्रा प.  
४, ३.  
यजमान-लोक- -कः ऐ. ३, ४६;  
शां. ८, ३; २<sup>३</sup>, ७; जै. १४७; प.  
१, ३; -कात् शा. ८, ५, ३, ८;  
-क्रे ऐ. ३, ४६; शा. ८, ५,  
३, ८.  
यजमान-वश- -शः ऐ. ३, १३.  
यजमान-शब्द- -ब्दः ऐआ. ५,  
१, ५.  
यजमाना(नऽआ-)त्माहुति- -म्  
शा. १२, ५, २, १३.  
यजुस्- -जः शा. ४, ६, ७, १३.  
यजिष्ठ(पट्ट+इष्टम्)- -ष्ठः शां. २६,  
६; शा. २, ३, ४, १४; का. १, ४,  
१, १२; तै. २, ५, ४, ५; ३, ५, १२,  
२; ७, ११, ५.  
यजीयस्- -यान् ऐ. ७, ९; तै. ३,  
६, ३, २; ४; १०, १; ३.  
यजुस्- -जुः ऐआ. २, ३, ६; शां. ६,  
१२; १३, ४; शांआ. ४, ६; शा. १,  
१, ४, ९, ३, १, ३; ७, ४, २०; २, ३, ३,  
१७; ३, १, १, ११; ४, १; २, १, ३७;  
३८; ३, ३, १६; ४, १, १, २०; २, २,  
७; ६, ७, १३; १४; १, ५, १७; ६,  
१, २, ३१<sup>३</sup>; ३, १, ११; २, ८; ४, २,  
४; ३, १०; ५, १, २<sup>३</sup>; ५; २, ६<sup>३</sup>; २२;  
६, २, ५; ६; ३, १; ५; ६; ४, ९; १०;  
७, २, ३<sup>३</sup>; ३, ८; ८, १, ७; १०; ११;  
७, १, १, २८; २, १७<sup>३</sup>; २, १,  
२०; २, १०; १३; १९; ३, १,  
२१; ३१; ४०<sup>३</sup>; ४, २, ५; १४;  
१५; ३९; ५, १, ४<sup>३</sup>; २, २१;

८, १, १, ६; ४, ५<sup>३</sup>; ३, १, ८; ५, १,  
८<sup>३</sup>; ६, १, ५; ३, २२; २३; ७, १,  
६; ९, १, १, २४; २, १६; २७; २८;  
२, १, २; १७; २, ७; ३, २१; २२; ३,  
२, ५; ३, ३, १४; ४, ४, ३; ४, ६; ५,  
१, ४६; ४७; ५०; १०, १, १, ३; ४<sup>३</sup>;  
६; २, ४, ६; ६, १२; ३, ५, १<sup>३</sup>; २<sup>३</sup>;  
३; ४<sup>३</sup>-७<sup>३</sup>; १५<sup>३</sup>; १६; ४, १, ४; ५,  
२, २०-२२; ४, १५; १८<sup>३</sup>; ११, ५,  
४, १८; ७, १०; १३, २, ७, १<sup>३</sup>;  
८, २, ७; ४, ३; ४; १४, ८, १४, २<sup>३</sup>;  
का. २, १, ३, १३; २, २, १२; ४, ३;  
तै. १, ३, १, ५<sup>३</sup>; ४, ३, २; ३, ७, ६,  
१८; तैआ. २, १०, १; ११, १; ३,  
१२, ४; ५, २, ३; ६, १२; ७, २; ७;  
८, ३, १; १०, ६३, १; जै. १८६;  
जैउ. १, ८, १, ९; २, ३; १३, १, २<sup>३</sup>;  
३, ६, ८, ५; प. १, २; ४, ७; गो.  
१, १, २३; २४; ३५; २, २, ६; ४, २;  
-जुःषु शा. १, २, १, ७; ३, ५, २, ११;  
६, १, १७; ४, २, ३, ८<sup>३</sup>; का. २, १, ४,  
५; -जुभिः शा. ३, १, १, १२<sup>३</sup>; ५, ३,  
२२; ४, ४, २, ७; ६, ७, ४; १६;  
१८; ९, २०; ५, ५, ५, ५; ६, ३, १,  
३; १०; ४४; ७, ३, १, ४०<sup>३</sup>; ८, ६,  
३, ७; ७, २, ३; १०, २, ६, १३; १२,  
८, ३, ३०<sup>३</sup>; १४, २, २, १८; तै. २,  
६, ५, ७; तैआ. ३, ८, १; ४, ९, २;  
५, ५, ३<sup>३</sup>; ८, १; १०, २; गो. १,  
२, १६; २, २, १४; -जुभिःइव  
शा. १, ९, १, ३; ३, ८; -जुभ्यः  
शा. ४, २, ३, ७; १४, २, २,  
१८; तै. २, ३, २, ४; प. १, ५;  
-जुषः ऐआ. १, ३, २<sup>३</sup>; शा.  
१, २, २, १; ३, ३, ३, १६; ५, ४, ४;  
४, १, २, २१; १०, ३, ५, १२; १४,  
८, १४, २; का. २, २, १, १; तै. ३,  
२, ६, ३; जैउ. १, ८, १, ९; २, ३;  
७; -जुषा ऐ. १, २, ९<sup>३</sup>; २, २७; ५,  
३२<sup>३</sup>; ३३; ८, १३; १४<sup>३</sup>; १८; १९<sup>३</sup>;

† 'वु' इति W.- सुपा. स्वरश्चिन्त्यः ।



ऐआ. १,३,२; शां. ६,१०,११; १२; श. १, २, १, २२; ४, २०; ३, २, १८; ९, २, २३; २, १, ४, ६; १०; ३, १, १, ४; ३, १६; ३, २, १६; ४, १, ७; ८, ३, ३२; ४, ५, २, ४; १०; ६, ७, २; ८; १३; १९; ५, १, ५, ७; १०; १५, ५, ५, १५; ६, ४, ४, ९; ५, २, ६; ९; ४, १०; ११; ७, १, १, १५; २, २, १३; १९; ४, २९; ३०; ८, ५, ४, ११; ७, २, ३; ९, १, २, १६; १०, २, ६, १९; ३, ५, १, २; १६; ५, १, १, २, २१; ११, ५, ८, ७; १२, ४, १, ९; ८, ३, १८; १३, ८, २, २; ७; ३, ६; १४, १, २, १८; २, १, १; का. १, १, ४, ५; १०; २, १, २, १५; ४, २०; २, २, १२; ४, ३; तै. १, १, ६, ९; ३, ५, ३; ६, ५, ५; ८, ८; ८, ५, ५; २, १, २, ८; ३, ९; ४, ६; ९, १; २; ४, २, १; ३, १, २, १०; २, ४, ६; ३, ४, ४; ६; ७, ६, १३; १४, १; १०, ९, १४; तैआ. ५, ३, ४; ९; ८, ११; ६, १, १; १०, १३, १; ष. १, ५; ६; गो. १, १, ३५; ३९; २, ९; ३, २; ९; १५; ५, २४; २५; -जुषाम् शां. ६, १०; शांआ. १४, १; श. १, १, ४, २; ५, ५, ५, ९; ९, ५, २, १२; १०, ४, २, २४; ५, २, १; १३, ४, ३, ६; का. २, १, ३, ८; तै. ३, १२, ९, १; तैआ. १०, १३, १; जैउ. ४, ११, ३, १३; गो. १, १, २९; २, २४; ३, १; ३; ५, २५; -जुषि शां. ६, १२; श. ६, ४, ४, ७; जैउ. १, १४, २, ७; गो. १, १, २३; २, २१; ५, १०; -जुषी श. ७, १, २, १८; २०; २२; ९, ४, ४, १३; तै. ३, १२, ५, ५; -जुषे श. ३, ६, १, ४; -जुषेऽजुषे श. १, ३, १, १९; का. २, २, ४, १६; तै. ३, ३, ४, ३; -जूः ष. १, २; -जूषि ऐ. ८, १२; १७; शां. ६, १०; शांआ.

३, ५; श. १, १, २, ७; ८; ३, १, ४, १; ९, २, १७; ४, ४, १, १३; ३, ११; ५, १९; ६, ७, १; ३; ५; ७, १७; १९; ५, ५, ५, १; ३; ६, ३, १, २०; ४३; ५, ३, ४; ११; ४, ५; ७, २, ६; ८, १, १; ७, १, २, १६; ८, ५, २, १७; ९, १, १, १६; २१; २२; २६; ४४; २, ३, ११; ३, ३, १९; १०, २, ४, ८; ६, १२; ५, १, २; ५; २, १; ६, ५, ५; ११, ५, ६, ५; ७, ५; ८; १२, ८, ३, ३०; १३, ४, ३, ६; १४, ८, १५, २; ९, ४, ३३; का. २, १, २, ८; तै. १, २, १, २६; २, २, ४, ३; ३, २, ४; ६, ५, ८; ३, ७, ७, ८; १०, २; १२, ५, ५; ८, १; तैआ. २, ९, १; १०, १; ११, १; ५, ४, ७, ८, १३; ७, ५, २; १०, १३, १; २२, १; जै. ३७; ११७; जैउ. १, ३, ३, ३; १६, २, १; १७, २, २; १८, २, ३; ७; गो. १, ५, २४; २५; २, २, ११. यजुर्-ष् ← यजुस्- यजुरेकशत-विध- -धः श. १०, २, ६, १२. यजुर्मय- -यः ऐ. १, २२; शांआ. ४, ६; श. ११, २, ६, १३; गो. २, २, ६; -यम् शांआ. १, १; ४, ६; श. ४, ३, ४, ५; १०, ५, १, ५. यजुर्युक्त- -म् तैआ. ४, ४, १. यजुर्विद्(√१विद्)- -दम् गो. १, २, २४; ३, १. यजुर्विद्या- -द्या श. ४, ६, ७, १४. यजुर्वेद- -दः ऐ. ५, ३२; ऐआ. १, ३, २; श. ११, ५, ८, ३; १२, ३, ४, ९; १४, ४, ३, १२; ५, ४, १०; ६, १०, ६; ७, ३, ११; जैउ. ३, ४, १, ७; ष. १, ५; ४, १; गो. १, २, १६; १८; १९; ५, १५; २५; -दम् ऐआ. ३, २, ३; शांआ. ८, ३; श. ११, ५, ८, ६; तै. ३, १२, ९, २; ष. १, ५; गो. १, १, ६; १८; २९; ५, १७; -दस्य ऐआ. ३, २,

५; शांआ. ८, ८; जैउ. १, १, १, ४; -द्वात् ऐ. ५, ३२; श. ११, ५, ८, ४; जैउ. ३, ४, १, ८; ष. ४, १; गो. १, १, ६; -दे तै. ३, १२, ९, १; गो. १, १, २५; -देन श. ११, ५, ८, ४; ६. यजुष्कृत,ता- -तः श. १, २, १, ६; ३, ७, १, ८; -ता श. ३, ८, २, १३; ७, ५, १, २९; -तायै श. ६, ५, ३, ६; ७. यजुष्कृति- -स्यै श. १३, १, २, १; तै. ३, ८, ३, २; तैआ. ५, ७, १. यजुष्स्(ः) ऐ. ५, ३२; ३४; श. ४, १, १, ७; ४, १, ११; ६, २, १; ५, १, १, १०; १०, ४, १, १५; २१-२३; ११, ५, ८, ५; ६; जैउ. ३, ४, ३, १; ष. १, ५; गो. १, ३, ३. यजुष्म(त्→)ती- -तीः श. ६, १, २, २४; ८, ७, २, ८-१०; १०, ४, ३, ५; ८; ५, ४, ४; -तीनाम् श. १०, २, ६, १८; -तीभिः श. १०, ४, ३, १२; -तीम् श. ८, ७, २, १८; १०, ४, २, २७; ३०; -त्यः ऐ. ५, २८; श. ६, १, २, २५; ७, ३, १, २५; ४४; ८, ७, २, ८; १८; ९, १, १, ४३; ३, ३, १८; ४, ३, ९; १०, २, ६, १७; ४, २, २; ३, १४; ५, ४, १-७; १०; १२; १४; -स्या श. ७, ४, २, ३६; ८, ७, १, १२; ९, ४, ३, ४. यजुस्तेजस्- -जाः श. १०, २, ६, १२. यजू(-जुष्उ)-दर- -रः शांआ. ३, ७. यज्ञ- -ञ् ऐआ. २, ३, ४; तै. २, ५, ८, १२; ३, ७, ६, १९; -ञ्ज तै. ३, ७, ५, ११; ६, २०; जै. १२२; -ञ्जः ऐ. १, २, ३; ४; ५; ७; ८; ९; ११; १३; १५; १८; २८;

२,७;१७;२०; २४;३१;३२;३४;  
 ३७;३९;११; १३; २३; ४५;  
 ४९; ७, १२; २६; २८; ९, ४;  
 १८-२१; २४; २६; ३३; ३४;  
 ६,९-११;१९; २३; ३१; ३५;  
 ७,२;४;५;१९; २२; २६; ३४;  
 ऐआ. २,३,३; शां. १,३;८; २,  
 १;७,२;५-११; ६,१०; १२; ७,  
 ३;६;७;९;८,३; १०,१;५; ११,  
 ८; १२,१;३; १३,१;२; १४,१;  
 १५,१;१६,५;८; १७,७; १८,८;  
 १४; १९, ४;७; २२, ७; २५,  
 ११; १२;१३; २६,३; २७,१;  
 २८,९; शां. १, १, १, १२; १३;  
 २२; २, १; ३; ७; १३; १६;  
 २१; ३, १; ४, १;३; ८;९; ११;  
 २३; २,२,१७; ३,३; ४; ४,५;  
 ५,९;१२; १३;१४; २६; ३,१,  
 २;१२;२०;२१; २,१;२; ४;६;  
 १६;१८;३, ५;१०; ४,१६; ४,  
 १,१;३८; ३९;४०;४,१४; ५,  
 २;३;५,१,१; २,१;६;७; ८;९;  
 १५; १६; १७; ३,२१;२३; ६,  
 २,३;४;६;७,१,५;९; १४; १५;  
 २१;२,८;१०; ३,२६;२८; ४,४;  
 २०;८,२,७; ३,९;११; ९,१,२;  
 ४;११; २७; २, २५; २६-२८;  
 ३२;३,९;२२; २,१,१,१२; ३,  
 ९;४,१९; २१; २,२, २-५;  
 ६;३,६; १६; २८;४, १३; १४;  
 ३,१,१८; ४,५; १०; ४, २,१;  
 २४;५,१, २१;२,४८; ३,१८;६,  
 १,४२;२,१९; ३,१,३,१७;२५;  
 २६;२७;४,१;२; ४;५;९;१४;  
 १५; १६; २१; २३; २,१,८;  
 २५; २८; ३८; ३९; २,३;४;  
 ७; ९; १२; २९; ३०; ३, ८;  
 ११; १२; ३, २, १६; ३,५; ४,  
 १७; ४, १, १४; १७; ३, १४;  
 १६; १९; ५, १, २३; ३४;  
 ३,१;६; १२;१७; ६,१, २२;३,

३;१०;१६;४,२;९; १८; २१;७,  
 १,१६; ४,७;८, २,२; ३,३; ७;  
 ५,१;११;९,२,११; ३,३;५;२८;  
 ३३; ४,५; ११; २३; ७, १,१,  
 ६;७;१५; १६;२, ७;२५; २६;  
 २,५-२,२,१०; ११; ४,१६;२०;  
 २१;५,४;१०; ३,३, १२;४,२;  
 ३;४;६; ५,८; १५; ४, १,२;४,  
 ३;५;१३;१४;५,१९; ५,१,५;७;  
 १३;१४;१५;१६;५,१; १२;६,  
 १;७,१;३; ५;७;८; ८,५; ६,९,  
 २१;५,१,१,२;११;२,११;१२;  
 ४,१;२,१,२; ४;२, १५;१८;३,  
 ६;३,१,१;२,४;३, १५;४,२२;  
 ५,१;४,४, २४; ५,१; १८-२१;  
 २३;५,१,८;५,१०; ६,२,१,७;  
 २,२६;४०; ३,१, २; १८;१९;  
 ४,१,६;९;३, ९;५, २,१;६,१,  
 ११;१४;२२;७, १,६;२, ११;  
 ७,२,२,४;३, १,३;३; ३४; २,९;  
 ४,१, ३०;५, २,२; ८, १,२,  
 १०; ४,३,२; ६,१, १०; ११;  
 १९;७,३, २१;४,१५; ९, १,१,  
 १६;२,३९; २,३,८; १०;११;  
 २०;२७;४४;३,१,२;२,७;१०;  
 ४,१०;४, १,११; ४,१५; ५,१,  
 २०;२१;३१; ४४; ५६; १०,२,  
 १,२;२,६; ५,४,१५; ११, १,१,  
 १;२,३;४;५-८;३, २;४;४,४;  
 ६,३६;८,२;३; ६; २,१, १,२,  
 ५;३,७;९;७, १;२५;५,८,५;  
 ६,३,९;७,४,४; १२,१,१,१,२,  
 २,१४-१८;१९;२०-२२;३,१,१;  
 ४,१,४;५;६,१,१;३;४;५-३६;  
 ७,२,१३;८,१, २;१८; १९;२,  
 २४;३,३;९;२१; २५;३०;९,१,  
 १;३,७;१०-१२; १३, १, ६;३;  
 ८,८; २,१,१; २,१; ९;६,२;३,  
 ३,७;६,६; ७;७, १-१२;४,१,  
 ७;५,१, २;१६;३, ९;१०; ६,१,  
 ७; १७, १,१,६; १८; २०;२१;

३२;२,२;५;९; १४;१८;३,१;  
 २;७;१२; १८;४, ८;२, १, १४;  
 १५;२,१७; २१; २४; ३, १,९;  
 १५;२५;२९; ३४; २, १; १५;  
 १६;४,२,३१;३,२५; २६;६,९,  
 ७; कां. १,१,८;४,१९;२१;  
 २,२,१;२-५;३,४; १३;२३;४,  
 १०;३,१, ११-१३;३, १; २०;  
 ४,१,४;८;५,१,३८; २, १७;६,  
 १,२८;२,८; २,१, १,९; १०;२,  
 १;३;८; १२; १५; ३, १;८;  
 १३; १५; २४; २, १, १४;  
 १७;१८;१९; २,४;३, ८;११;  
 १२;२३;४,२;९; तां. १, १,२,८;  
 ८,४; २,५,१;३, २,३; ५;३,१;  
 ७,१;८,५; १०, १; ९; १०;४,  
 ३,६;६,१;६,१, ६;३,८; ७,१;  
 ८,१,२;७,२; २,१,३;४,९;२,  
 १,६;२,५;६; ७,४; ११, ६;३,  
 ५,४;५;४, ३,२; ८,५;५, ५,१;  
 ८,८;६;३,४;५,७;७,१०;२;११,  
 २;३;८,१,६; ३,१,६, ७; २,१,  
 ४;२,३;३,१;१२; ४,१;५,६-६;  
 ११; ६,१;७, ४;८, ३; ५; ३,४,  
 १;५;६;५; ११;७, ३;४; ५;६;  
 ७;८;८,१०; ९,१०;७, १,२;२,  
 १;७;४; १२;६,११; १३;१८;  
 १०,२; ४; ११, १;५; ८,९, ४;  
 ११,२;१४, १;१७, ३; २१, १;  
 २३,१;९,४, ४;५,५; ८,३;१८,  
 २;१९,१; २;३; २०, १;१२,  
 १,१;२,४; ५; ९; ५,१; तांआ.  
 १,२६;३,२,१,१;१३, १;१७,१;  
 १९,१;३,७,१; १५,३; ७, १३;  
 १;५,२,६;७; ११; १३;३, २,  
 ४,२;६;११;६,३;७,१०; ६,५,  
 १;१०,३१, १; ६२, १; ६३,१;  
 तां. ७,२,११; ५,७,६;६, ३, १;  
 २;४;४;५;७, १०;१२; १८; ९,  
 २२;७,२,४;५,६; ८, ३,३; ६,  
 ५;१३;९,१८; २,५,११;६,१०;

७,५;८;१०;९,१५; ११, ४,५; ५,२;२८; १३,३,२; ५,५; ११, १८; १४, ३, १०; ५, ९; १५, १०,४; १६,१,५; ६; ८,७; ९, २;१०,४;१५,४; १८, ९,४;१९, २,५;७,५;१३,१; २०,१५,१२; २१,४,६;१३,७; २२,३,२;१०, २;१४,६;१८,२; २३, ८,२;३; जै. १५;१७;२७; ३१;४६; ४७; ५८; ६१; ६२; ६३; ८६; ९१; ९२;९३;१२२; १२७; १२८; १३०;१३२;१३९; १५०; १५३; १६४; १६९; १८५; २००; २११; जैष्ठ. १, ५,१, २; ३,४, २,१;४; ७;३,१; ४,२,१,१; ७, १,१; १२,१,७; ८; २,३;५; घ. १,३;४;५; ६; २,७;९; ३,१; ४,१; गो. १, १,२२;३३; ३७; ३८;३९; २,९; १०; १४; १६; २४;३,१;२;३; २०; २२;४, १;६;२०;२४; ५,२१; २५; २, १,२;४;११;१२; २,३;५; ६; १०;११; १५; १८; २०; २४; ३,८;९;२०; २३; ४,४; ६;७; १२;५,४; ६,१; ५-७; ९; १२; १३; -शःऽइव एआ. ५, १, १; श. २, ३,१, २१; तां. १४, ३, १०; -शःऽ-शः श. ९, १, २, ३९; -शमू ऐ. १,३; ४; ७;८; १३;१६;१८;२८; २९;३०; २, १; २; ४; १०-१२;१५; २०; २४; ३१; ३२; ३२; ३, ११; १३; ३१;३८;४५; ५०; ४,३२; ५, ४;६;१४; १६; २४;३२; ६,३; ४;८;१७; १९; २२; २३; ३२; ३३;७,१;२;५; १९; २२; २५; २६;२७; एआ. १, १,४; २,३, ४;५,१,५;२,१; शां. ४,२;११; ६,१०;१३; १५; ८,२;३; ९,५; १०,२;३;६; १२, १;३; १३, १; १४,३; १५,१; १६,५; १८,९;

१२;१४;२१,२; २२,७; २६,६; १०;१४; २८,१;२; २९, १; ३; शांआ. १,१; श. १,१, १२; १३;१७;२२; २,१; २; ३; ७; १६;३,७;४,९; ११; १७; २,१, ५;६;२,७; ५,३;२०;२५;३,१,५; १२;१७; २१; ४,६; ९;१६; ४, १,४;३०;२,३;११;४,१; २;७; ८;१४;१५;५,१; ५,१,१;२;३; ९;२,१;७;१०;१२;१३;३, २१- २५;६,१,१०;१३; २,१;२;५;७, १,४;११; १५;३, २६; २८; ४, १९;२०; २१; २२; ८,१, १६; १८;२८;२,१;८; ३,७; २७;९, १,२;४;२०;२, २७; २८; ३२; ३५;२,२,१;३,१,१८; ४,१०; ४,४,४; ५,१, ७; ३,१८; ६,१, ४२; ३,१,३,१; ११; २५; २६; २७;४,३;४; २१;२,१,८; १८; १९;३०;३६; ३७;३८;३९; २, २;३;६; ७; ८;११; १२; १४; २८; २९; ३,१; २;३; ४;५; ६-८;११; ३,३,१६; ४,२; १७; ३०; ४,१, १७; १९; २२-२४; ३, १४; १५; १६; १९; ५,१, १३; १५; २५; ३, १०; ११; १२;१५;१७; ६,१,२७; ३,१; १६;७,१, २७; २९-३२; २,२; ८,१,२;२,२; २०; ३,१०;५,१; ९,२,२;३,५;१०; १४; ४,५;६; १६; ४,१,६;७; ५,१३; १७; २,१,३२; २,९;१०; ४, १२; १९;५,४; १३; ३,२,५; ६;४,१; ५;२२;४,१,६; ३,१;४,६; १२; १३;१४;५,१९;५,१, १३;१४; १६;२,१८; ६,५;७,५; ८,५;६; ६,१;२-४;५; ६; ७,४; १३; ८,१;९,२१; ५,१,१, १०; १४; १६;४,१०; २,१,८; ३,६; ४, ३,२६;५, १८-२३; ५,१,९; ५, ५;१८; ६,२,१,७; २, २६; ३८;

३,१,१८;१९; २०; २९; ४,२, ६;६,१,२२; ७,१,१,२५; २,२, ४;२१;३,२,५;६;९; ४,१,३७; ५,१,१०; ८,६,१,१०;१९; ३, २४;७,४,१५; ९,१,२,२७; २, ३,२;३-५;८; ९; १०; २७; ५,१, १८; १९; २०; २३-२६; ३१-३३;४८; १०, १,३, ८; २, २,२; ११, १, २,१; २; ४,४;६, १६;१७;८;३;५; २,३,७; ५,९, ४;५; १२; ७,२,६; ८,४,२; ४; १२,१,१,१०;३,१,२;४,१,४;५; ६,१,२; ३७; ३८; ७,२, १३; ३,६;८,१,२;४;२,१; १७;३,२; ९,२,११;३,१०; १३, १, १,४; २,१; २,२,१; ३, ३, ८; ६, ७; ४,२,६;९;१२;४, ११;५,४,२१; ६,१,२; १४,१,१,१५; १८;२०; २१;२, १५; ३,१; ७; ४,८; २, १,१५; २, १७; १९; २१; २४; ३,२, १५; १६;६,१, ११; ७,१; का. १,२,२,१;४,१०; ३,१,११; ३,२०;४,२;४,१,८; ३,५;५,२, १७;६,१,२८; २, १,१, ९;१०; १२;२,१; ३;५; ९; १२;३, ५; १३;१५; १९; ४, ३; ४;२, १, ६;१९; ३;३; ५;९; २०; २२;४, ५;९;१४; तै. १, २,१,१४;५,१; ३,४,४;५;१०, २;४, ३,५;६;४, ३;५;६;१०; ११;५,२; ४;७, ७;५;६;१०; १६; १,६; ३,८;८, ९;७,१,४; २,१,४,९;२, १,६;२, ६;७,३,८,१; ११,५;४,१,१;६; २,३; ३,१;३; १२;१३; ५,७;७, ६;८,४-६; ५,४, ५;६; ५,१;८, ८;६,३,१;४,१;८,२;१०, ४;१३, २;३;१८, ४;७, १०,२; ८,१,२; २,१;३,७; ८;४, ४;८, ५;१०; ३,१,१,२;४;६;७;९-१२; २,४; ६;७;१०;३,२; २,२,३; ३,१; ४,२;५,३; ६;१०; ६,२; ७,४;

८,७;३,३,१;५,४,१; ६,१;११;  
 ७,३;५; ८,१०;११;९,११;१२;  
 १०,१;५,८,३;९,१;१३,३;६,२,  
 १;२;३,१;३;३,४;७,१;१३,१;  
 १४,३;७,१,३; २,१;३; ४,१;६;  
 ७;१२;१५;६, ३;४;९; १३;१६;  
 ८,२; १०,३;८,१८,६;२३,१;९,  
 १,१; ५,५;२२,३;१२,२, २;३;  
 त्रिआ. १,२७,१; ३,४,१;११,३;  
 १२,३;७; ७,२, २;९,३; ५,२,  
 ७; १३;७,६;८,३; ९,४; ८,५,  
 १; १०, ५,१;८,१; ६३,१; तां.  
 २,१६,३; ६, १,५;६; ५, १५;  
 ६,१९; ७,११; ९,२२;७,२,१;  
 ८,३,३;४; ५,४; १६; ६,२; ३;  
 ४;६;७;१०;९,१७;११,४,५;५,  
 २;२८;१३,३,२;१२,३;१३,१२,  
 ७;१५,९,१४; १०,४; १६,१३,  
 ६;७; १२; १८, १,३;९,४; २०,  
 २,४; २१,१०,१२; १८; जै. ८;  
 १२;१९;२७;३१;४७; ६२;८६;  
 ८७; ९२;१००; १०२;१०८;  
 १२९; १३२; १३३; १३६;  
 १३७;१४१;१४३;१४६; १४७;  
 १५३; १५४; १५८; २००;  
 २११; जैट. १,३, ३,३; ७, ६,  
 १,८; २,६; प. १,२; ४,५; मं.  
 १,१,१; २, २, १९; गो. १, १,  
 १२;१३;३९;२,९;१०; १६;१९;  
 ३,१; २;१९; ५, २४; २, १,  
 १-३; ४; १२;१८;२,५; १०;  
 ११; १३;१६;१७; १८; २४;  
 ३, १२; १७; २२; २३; ४,  
 ३; ७; १६; १७; ५, ५;६; १५;  
 ६, १; ४; ५; ६; ११; -त्रिस्य  
 ऐ. १,१;४;८; ११; १३; १६;  
 १७; २१; २५; २६; २८;  
 २९;३०;२,१;२,५;११; १२;  
 १३;२१;२२;२८; ३२; ३,१०;  
 ११;१८;३१;३८;४७; ७,३;  
 २६;३२; ५,९; १४; १७; ३२;

३३;३४; ६,४;१७; ३३; ७,४;  
 ५; ऐआ. ३, २, ३; शां. १, १;  
 ३;४;२,१;२;३,२;४;९; ७,१;  
 ५,९;६,११; १२; १३; ७,९;  
 १०;८,१; ३;४; ६;७; ९,२;३;  
 ४;६; १०, १;३; ५;६; ११,६;  
 ८; १२,२;७; १३,२; १४, १;  
 १६,८;१०;१८,१;६; ९;११;१४;  
 १९,४; ७-९; २२,२; २३,४;  
 २५,१३; २६,१;३-६;१०; १५;  
 २७,६; २८,१; २९,१; ३०,५;  
 शांआ. १,४;८;३;१२,१; वा. १,  
 १,१,३;४,१;३; २,१,२;२,५;  
 ९;३,१,११; १२; ३,१२; ४,१,  
 ३३;३५;३८;४,८;९; १०;११;  
 १२;५,४;५; ५,१,३;१२; २,  
 ११;१४;१६; ३,१३; ६,१, १०;  
 १३; १६-१८; २,१;३; ३, ३८;  
 ३९;७,२,९; ३,७; १५; १७; ४,  
 ९;११;१८; १९; ८,१,९; १६;  
 १८;२९;३७; ४३; २,२;३;५;३,  
 २७;९,१,१;२-४; १०;१८;२२;  
 २३; २४; २५; २६-२८; २,३;  
 ५;३०;३५;३,४; २, १,२, ११;  
 २,२,२;४,१४;३,१, ३७;३८;४,  
 ३८;४,४, २३; ५,२, २९; ६,१,  
 १३;२५;३३; ३,१,१, १२; ३,  
 १;६;२३; २८; ४,३; ६; ७;९;  
 १५;२,१,७; २६;२८;३५; २,  
 २;११; १२; १४;१५; २८; २९;  
 ३,७;९;१०; २०;२३; ४,१२;  
 २०;३,४,१८;३१; ४,१,१;१५;  
 १६;१७;१९;२६; ३,१२; १५;  
 १६;१८; ४,१;५,१, १०; १२;  
 १८;२३;४,१;८; २४; ६,४,२०;  
 २७;७,१,१७; २६; २७; २८;  
 ४,७;८,२,२; ९,२,१;४;६; १०;  
 ३,१२;१३;१४;१५; १८;१९-  
 २३;२४; २९; ३०; ४,५;९;७,  
 १,२,१५;१६; २५; २६; ३,११;  
 ५,१५;१६;२३,१०;११-१४;

५,३;१७-१९; ३,४,२; १४;४,  
 २,९;५,२; २०; ५,१,५; ९;२,  
 १०;७,३;६;९;१०,४; ६,३,२;  
 ८,२;५,१,१,१०; २,१,८; ३,६;  
 ५,४,१७;३२; ६,५,२,१; ३,८;  
 ४,१५;६,१, २२; ७,३,१, ३३;  
 ४,१, ४२; ८,७,४, ६; ९,२,३,  
 ३; ५,१,१९; २२; ३३; ४८;  
 ५६;२,१६;१०,३,५,८; ५,२,६;  
 ११,१,२,२;३,२;४,४;८,६;२,३,  
 ९; ६,१;४,१,१५;४,८; १२;  
 ७,४,२; १२,१,१, १०; ३,३,२;  
 ३;४,१,५;८;२,१;६,१,२; ३८;  
 ३९;७,२,१२; ३,१५; ८, १,  
 १७;२,४;५-७;२३;३,९; ९,३,  
 ५;६;१६; १३,१,१,४; २,१;३,  
 ४;७;६;३,२,२,९; ३,३, १०;६,  
 ६;४,१,७; १३; ५,३,६; १४,१,  
 १,४;१८;२०;२१;२,१;९; १०;  
 १२;१३;१९;२१;३,२;११; १५;  
 २४;३१; ४,१२;२,१, ११; १२;  
 १३;१४;१९;२,११; १४;१६;  
 २०; २५; ३५; ४३; ४९; ५०;  
 ५२;५३;१,२;९; १३; २,२-  
 १४; १८-२०; ६,१, ५-८; का.  
 १,१,२,७;२,२,१; ४,१०; ३,१,  
 २६;२७;४,१३;४,१,२७; ५,१,  
 २६;६,१,१०;१६; २२; २,१,१,  
 ३;३,८;४,१; १६; २,१,४; ७;  
 ४,८;९; त्रि. १, १, ६,४; ६; ७;  
 ११;२,३,४;५,३; ३,२,६;३,१;  
 ४,५;७,२; ४,३,४; ५;४, २;३;  
 ६;७; ५,४,२; ११,४; ६,२,३;  
 ५,५;६, ५;६; ९,३; २,५; ६;४;  
 ६;२,१,३,५; ४,९; २,२,६; ६,  
 १;३;४; ४,२,५; ३,९;६, ७;  
 ७,११;८,१;३,२; ६,८,१; ३;  
 ४;७, १२,६; ३,१,१,२; २,२,  
 २;४;५; ३,१; ६; ४,१; ९,१५;  
 १०,१;२३;३,५;४,२; ३;६;६;  
 ११;७,१०;८,७; १०; ११,९,

६३; १०, ४; ५, २, ३; ७, १; १, ३; ५, १; ७, २; ७, १, २; ९; २, ५; ४, ११; १३, १४; १७; ५, ६; ११, ६, २०; ८, ३; ११, ५; ८, ३, २; ६, ५; ८, ३; ९, ४; ११, १; १०, ८, २; तैआ. २, १, १; १४, १; १५, १; ३, ५, १; ९, २; ४, २, ६; ५, १, ७; २, ४; ५; ६; ७; ८; ३, ३; ४, ३; ४, ५; ६; ८; ९, १; २; १०; ७, ५; ९; ९, २; १०, ३; १०, ६४, १; तां. २, १, ३; ६, ३; ७, ३; १२, २; १५, २; ३, २, २; ५, २; ४, ६, ५; ७, १; ५, ७, ५; ६, ५, १९; ६, १२; १९; ७, १०; १३; १८; १०, १४; ७, ३, ७; ४, १; ५, ६; ८, ५, ४; १६; ६, १३; ९, ६, १०; ११; ११, ९, ५; १०, १९; १२, ५, १३; १३, २, ४; ३, ७; ७, १; ८, ५; १४, ३, १०; १५, १, ३, २, ४; ७, ५; ७; ९, १७; १६, १, १३; १४; ९, ६; १४, ८; १५, १०; १७, २, ३; ३, २, ४; १९, ८, ७; १०, ८; २०, १, २; ११, ८; १५, १२; २१, १२, ८; २५, ६, ३; ८, ६; जै. ५१; ५८; ६२; ७६; ८४; ९२; ९७; १२२; १२९; १४२; १४६; १५३; १६८; १८४; १८६; १९२; २०४; जैउ. ३, २, ४; ४, २, ५; ३, ५; प. १, १; ३; ४; ६; २, ७; ९; ३, १; मं. २, ६, ९; गो. १, १, १३; १४; २२; २९; २, ९; १६; २३; ३, १; २; ३; ५, १०; २१; २४; २, १, १; ३; ५; ८; १८; २६; २, ६; १०; १६; १७; ३, ९; ११; १३-१५; २२; ४, २; ५, १५; ६, १०; १३; १४; -ज्ञस्यऽज्ञस्य तै. २, ४, ३, ६; -ज्ञा तां. ८, ६, ६; ७, १; -ज्ञाऽज्ञा ऐ. ३, ३, ५; तां. ८, ६, ५; ११, ५, २; १८, १, ७; सा. १, ४, ३; -ज्ञा: ऐ. १, ७; श. १, ३, ५, ६;

२, ३, १, १३; ४, ५, १, १३; ९, ५, १, २८; ३०; १०, १, ५, १; ३; २, ६, १३; १४, ४, ३, २६; ६, ७, १९; ७, १, २२; ३, ६; ७; का. १, ३, १, ७; तै. २, १, ५, १; तां. ८, ६, १३; १६, १, ३; १९, १, ३; २, २; जै. ६२; १३६; गो. १, २, ७; ३, १; ५, २५; २, ६, १५; -ज्ञाव ऐ. २, २; ७; ३, ११; १९; ५, ४; ९, १६; ६, ४; ९; २९; ७, २२; २६; शा. १, १, २, ७; ३, १, ११; २०; २१; ४, १६; ६, १, १; २१; २, ६; ७, ३, ३; ९, २, २; ३; ४; ५; २, ४, ४, १०; १४; १८; ५, २, २४; ६, १, ३६; ३, २, १, ११; ४०; ३, १; ३; ५; ५, १, १५; २, ८; ६, २, १७; ७, १, १६; ८, १, १०; २, २०; ३, १०; ९, ३, ३; ४, १, ४, ८; ५, १३; २, ४, १२; ५, १०; ३, २, ८; ९; ५, २४; ४, २, ९; ३, १२; ५, ६; ५, २, १६; ११, २, १, ४; ५, ९, ४; ५; १२, ८, १, १८; १९; ९, १, १; ३, ९; १४, ३, १, १०; का. १, ३, ४, ६; ८; १०; ५, २, २२; ६, १, २४; २, १, २, ९; १२; ३, २२; २, ४, ८; तै. ३, २, ५, ६; ६, २; ९, १०; ८, १५, १; १८, ६; २२, १, तैआ. ३, १२, ४; जै. ९३; १३६; १४२; १६८; १९०; १९३; जैउ. ३, २, ३, ९; गो. १, ५, २४; २, १, २; ६, १०; -ज्ञान् शां. ३, ८; शा. १, ४, २, १०; ७, ३, ४; ४, ५, १, १३; ९, ५, १, २८; २९; ३०; १०, ६, ५, ५; ११, ५, ५, ७; १३, २, १, १; १४, ६, ७, १९; ७, ३, ७; तै. १, ३, २, १; ५; ३, ८, १४, १; तां. १३, ६, ९; जै. ६३; गो. १, १, १६; -ज्ञानाम् ऐ. २, ३४; ६, ३५; ऐआ. २, ३, ३; शां. १९, ८; २३, ३; शा. १, ४, २, १०;

२, ३, ३, १०; १३, १, २, २; २, २, १; ५, १, ९; १४, ३, १, २९; ७, ३, ६; तै. २, १, ५, १; ३, ५, ३, १; ७, ११, १; ८, ३, ३; १९, १; १०, ८, २; तैआ. १०, ६३, १; तां. १६, १, २; २१, ४, ६; १३; गो. २, ५, ९; -ज्ञाभ्याम् शा. ११, ५, ५, ५; जै. १२८; -ज्ञाऽम् ऐ. २, २०; -ज्ञाय ऐ. ५, ३४; शा. १, १, २, १; ३, १, ६; १९; २, १०; ४, १६; ४, २, १६; ७, १, ५; २१; ९, १, २७; ३, २, १, ८; ३०; २, ३०; ४, १, १४; ६, ४, ९; ८, १, १०; २, २; ९, २, ११; ४, ३, ५, ८; ७, ३, १, ३४; १२, ५, १, १; २; ३; २, २; १४, १, २, ९; का. २, १, २, ३; २, ४, ५; १६; तै. १, १, १, ३; ४; ३, १, ६, ७; २, ३, १२; ३, ५, ५; ६, ११; ५, ११, १; ७, ४, १; ३; १३; १७; ८, ११, २; १२, २, ५; तैआ. १, ९, ७; ५, २, १०; तां. १, ३, ५; ५, ११; १४; गो. २, १, ४; -ज्ञे ऐ. १, ९; १३; १६; १९; २१; २२; २९; २, २; ७; २३; २६; ३१; ३२; ३, ११; ४६; ४७; ४८; ४, ६; ३०; ५, २६; ३२; ३३; ३४; ६, १९; ३३; ३५; ७, १९; २६; २७; ३३; ८, २३; ऐआ. २, ३, ४; शां. १, १; ३, २; ६-८; ९; ५, ७; ८; ६, १४; ७, १०; ८, ४; ६; ७; ९, १; २; ४; ६; १०, २; ११, ६; १२, २; १६, ७; १८, ८; २२, ६; २६, ६; १७; २७, ३; ४; २९, ३; ४; ८; शा. १, १, ४, ३; २, १, ३; २, ९, ४, १३; ३, १, २६; ३, १५; ४, १६; ४, १, ३५; ३९; ५, १२; ५, १, ७; २, ४; ३, २; २३; ६, १, १; ५; ७; ८; ९; २०; ७, २, ९; ३, १२; १९; २६; २८; ८, १, ९; २९; ३९; ९, १, ४; २१; २, २१;

॥ 'यज्ञस्सहयम्' इति मुपा. चिन्त्यः । 'यज्ञस्यायनम्' इति कदाचिन्मुपा. स्यात् C.

२८;३४;३,१; २,३,१, २०;२१;  
 ३, २,२,७;१५; ३, २१; ३,४,  
 ३१;५,१,२४; ६,२, १७; २४;  
 २६;७,४,७; ८,१,१४;४, २;९,  
 २,२;७,१,५,१५;२,४,११;४,४,  
 १२;१३;५,५,२;३;८;६,७, ६;  
 ६,२,२,२२; ४०; ४,१,६; ३,८;  
 ५,२,१३;२२; ६,१,२२; २,६;  
 ८,५,३,८;६,१, २२; ७,३, २१;  
 ९,२,१,१४; ३,४, १०; १०,१,  
 ५,४;२,५,३;५,३,३-७;९; ११,  
 ४,३,८-१७; ४,९-१२; ५,९,३;  
 १२, ८,१,१८; १९; २,५; ३,३;  
 २१;२२;९,३,१३; १३, २,२,१;  
 ९;८,५;९,९; ३,६,६; ४,२,१३;  
 ५,२,१०; ४,१७; १४, १,२, २;  
 ३,३२; २,२,५; ३,१, १५;२९;  
 ४,१,२; २७; ६,१,९; १०; १२;  
 का. १,३,१,१३;२,११; ६,४,२;  
 २,१,३,८; ४,२; २,२,१;८; तै.  
 १,३,३,४; ५,६,१; ८,१,२; २,  
 ५,७,३;४; ८,२; ६,५,६; १०,  
 २;८,२,३; ३,८;४,८; ७,८; ३,  
 १,६,७;३,२,२; ३,४; ५,१०,१;  
 ६,२,१;२;१३,१; ७,४,११;१२;  
 ५,१२;६,७; १४;२१; ११,१;९,  
 ६,३;७,४;८,३; १५,२; १८,१;  
 २१,१; तैआ. १०, १०,२; ६२,  
 १;६३,१; तां. ७,३, २२; ७,२;  
 ८,८,१०;९,१९;९,७,५;८; १०;  
 ८,३; १०,४,७; ११,५,२; १७,  
 १०,८;१६,५,२५;१५,११; १७,  
 ८,३;१८,६,२०; १९,२,५; २१,  
 १०,१३-१७; १९; २०;२२; जै.  
 १२;४६; ६०; ६३; ९४; १००;  
 १२८; १३२; १७४; १८६;  
 जैठ. १, ३,४,४; प. १, २; ५;  
 ६;२,७;८;३,१; सं. ३; मं. २,

२,६; गो. १,१, १३; १५; ३९;  
 २,१७; २२; ३,१; ५,११; २१;  
 २४;२,१,२५; २,१०; ११;३,  
 ६;१६;२३;४,४;६; १६;१८; ५,  
 ९;६,१;६; -ज्ञे-ज्ञे दै. २, ४:  
 -ज्ञेन ऐ. १, १६; २, १; १३;  
 २४;३, १५; १८; ४, ३२; ५,  
 १३;२४; ६,४;२४; ३४; ७,३०;  
 शां. ४,४; ८,२, १०,३; १९,९;  
 २०,३; २३,८; २८, १; शांआ.  
 १३,१; शा.१,१,१,१६;२,२२;४,  
 १,४०;५,१,७;२,१५; १९;६,२,  
 १;२;७;७,३,१;८,२,७; ३,९;९,  
 १,३;२, २६-२८;३,८; २,४,३,  
 ३;११;४,१;२;३;४;५; ५,१,  
 २२;२, ४८;४, ११; ६,२,१९;  
 ३,१,४, १;३; २,२,२;७; ११;  
 २८;४,३,१५; ५,१, १३; ६,४,  
 २;७,१,२७; ८,२, १५; ४,१,१,  
 ७;२,५,५;४,४,३;५;१३; ६,८,  
 १३;१५; ५,२,१, ४; ३,२,२;  
 ४; ६,७,१,६; ७,३,१, २१;४,  
 १,३०; ८,४,३,२; ९,१,१, १६;  
 २०; ३,२,६; ७; १०; ३,१२;  
 १०, २,२,१;२; ६,१३; ६,५,  
 ६;११,१,४,४;६,१८; १९;२०;  
 ३४;८,४;५; २,३,९; ४,७;४,३,  
 ४;४, १२; ६,३, १; १२, १,३,  
 २३;४,१, ४;५; ८,१,१;२; ४;  
 ३,३०; १३, १,४,३; ८,८; ९,  
 १०;२,७,३; ३,७,१-१२; ८,१,  
 १७; १४, १,१,४; १७;२,५; २,  
 २४;४४;४९; ३,२,३०; ६,१,१;  
 ७,२,२५; ९,१,१९; का. १, ३,  
 २,३;४,१;२;३;४;५,१, ३८;  
 ६,२,८; ३,१०; २,१,२,१५; २,  
 १,१८; तै. १,३,७,१; १०,१०;  
 ४,३,६;४,११; ७,७; ५,९,४;८,

१,२; २,६,५,७; ३,२,९, २;३,  
 ४,१;७,८; ७,१,९; ९,४;७; ८,  
 १३,३;९,१९, १;२;३; ३; २०,  
 १;२,२;४; १२,२.५; तैआ. १,  
 ५,२; २, १.१; १५,१; ३,८,२;  
 १२,७; ४,२१,१; ५,१,६;७;२,  
 १३; १०,६२,१;६३,१; तां. ६,  
 २,६;७,१४; ८,१;८,४,१; ९,९,  
 १५;१३,५,५; २२,३,२; १०,२;  
 २३, ८,२; २५, ४,३; जै. ४६;  
 ४७;८६; १०२; १३०; १३२;  
 १३५;१३९;१५७; १८६; जैठ.  
 ३,३,४,८; ४, ६,१,१;२; ३,३;  
 प. १,१;५; मं. २,४,६; गो. १,  
 ३,२१; ५,७;९; २,१,६; २,६;  
 १०;११; २४; ६,७; -ज्ञेभिः ऐ.  
 ५, ४; शां. २२, ७; -ज्ञेभ्यः शा.  
 १४,६,७,१९; -ज्ञेषु ऐ. ५,१६;  
 ऐआ. २,२,४; शां. २६, ८; शा.  
 ३,२,२,२४; १०,१,५,२; २,६,  
 १५; १२,४,४,१; १४,६,७,१९;  
 तै. ३,१२,५,१०; गो. १,२,१६;  
 ३,१६; -ज्ञे ऐ.४,३०;५,५;शां.  
 २०,२;२२,१;९; २४,५; शा. १,  
 ४,१,१६;६,६,४,१२; १०,२,६,  
 ९;१५; ११,४,३,६; तै. २,४,२,  
 १;४,९;५,३,३;३,६,३,१;गो.१,  
 ३,८;१०; २, १,८; -ज्ञौ तैआ.  
 २,१,१; जै.१३१; गो.२,२,१५.  
 यज्ञ-काण्ड- -म् तां. ११,११,२;  
 १३,६,२; १४,६,१;१८,६,२३.  
 यज्ञ-काम- -मः जै. १५९;-मः  
 ऐ. १,५; जैठ.१,३,४,४; -मस्य  
 ऐ. २, १७;-माः तैआ. २,९,१.  
 यज्ञ-कृत्- -कृत् तैआ. ५,२, ६;  
 -कृत्म् शा.१,२,४,५;का.२,२,२,४  
 यज्ञ-कृन्तव्य- -त्राणि शा. १२,२,  
 ३,१२; गो. १,४,२३.

† 'यज्ञक्षत्राणि' इति मुपा. चिन्त्यः । कल्पनामात्राश्रितत्वात् तु. W.प. । 'यज्ञक्षन्तत्राणि' इति हस्तलेखपाठ उपरि मुद्रितशाखान्तरीयपाठास्यादुत्प्रेक्षितः स्यात् । 'यज्ञक्षन्त्राणि' इति वा मूलतः पाठः स्यात् √क्षणोत्स्रप्रत्यय इति तु वयम् । † 'यज्ञकृन्तव्य' इति मुपा. चिन्त्यः । तु. कृन्तव्य- गद्र. ।

यज्ञ-ऋतु- -तवः ऐ. ३, ३९; ४१;  
 श. २, ३, ३, १०; ११, २, २, ५;  
 १२, ३, ५, ११; तै. १, ३, ४, १; २;  
 ४, ६, ३; २, ३, ६, ४; ३, १०, ९, ८;  
 गो. २, २, ६; -तुः ऐ. ३, ४०;  
 ४३; शां. १, ४; ५, ५; १६, १०;  
 २१, ६; २४, ९; २८, २; ३; श. ५,  
 २, ३, १०; १३, ६, १, ७; ७, १, २;  
 तै. २, २, ४, १; तां. ६, ७, १४;  
 ९, ४, १५; १२, १३, १; जै. १३३:  
 १३७; १३८; १५९; गो. २, १,  
 २३; २, ८; ५, ७; -तुना ऐ. १,  
 २२; ६, ३१; शां. १२, ८; श. ११,  
 ५, ७, ३; तै. २, ३, ६, १; २; ३;  
 तां. ९, ४, १५; तैआ. २, १७, १;  
 गो. २, ६, ९; -तुभिः श. ९, ३,  
 ३, १; ५, २, १३; १०, ४, ३, ४; तै.  
 १, ४, ६, ४, ५, ९, १; २; २, ३, ६, ४;  
 ३, ९, १३, १; १२, २, १; ४, १;  
 ष. ४, १; २; -तुम् ऐ. ७, १५;  
 शां. ४, ८; ५, ३; श. १२, २, ३,  
 ९; ३, ३, ५; ८, २, १; १३, ४, १, १;  
 ६, १, १; तै. २, ३, ७, १; २; ३;  
 ४; तां. ९, ४, १६; १६, १, ४;  
 जै. ८८; १५१; गो. १, ४, १५;  
 ५, १०; २, १, २१; -तुषु तै. ३,  
 १०, ९, २; १०, ४; तैआ. १, २२,  
 १०; २६, १; -तुव श. ३, ९, ३,  
 ३३; ४, २, ५, १४; ६, ३, ३; ५, २,  
 ३, ९; १०; ५, ४, १४; ५, १०; ११;  
 ९, ३, ३, १; १०, ४, ३, ४; १३, ६,  
 २, २०; तै. १, ७, ३, २; सा. १,  
 १, १५; गो. २, १, ११७; -तुनाम्  
 श. १२, ३, ५, ११; १३, ७, १, २;  
 ९; तै. ३, ८, १९, १; १०, १०, ४;  
 तैआ. १०, ६३, १; गो. १, ५, ९;  
 -तोः तै. २, ३, ६, १; २; ३; ४;  
 तां. ४, १, ६; जै. ९२; -तो तां.  
 १६, ८, २; १५, ९; १७, ८, २; ४;  
 १९, ९, ५.

यज्ञ-ऋतु- -माः गो. १, ५, ७;  
 -मान् गो. १, ५, ७.  
 यज्ञ-गाथा- -था ऐ. ३, ४३; ५,  
 ३०; ७, ९; ८, २१; १९, ३.  
 यज्ञ-जन्मन्- -न्मा तैआ. ५,  
 १, २.  
 यज्ञ-तनु- -न्वः श. ४, ५, ७, ३.  
 यज्ञ-तन्त्र- -न्त्रे गो. १, ५, २५.  
 यज्ञ-नामधेय- -म् गो. २,  
 २, ५.  
 यज्ञ-नी- -नियः तैआ. ५, २, ७;  
 -नियम् तै. ३, ३, ६, ११; -न्यम्  
 श. १, ३, ४, १६.  
 यज्ञ-पति- -तये श. १, ९, १, २७;  
 तै. १, १, १, ३; ४; ३, ५, ११, १;  
 तैआ. १, ९, ७; -तिः श. १, १,  
 २, १२; २, २, ८; ७, १, ११; ८,  
 १, २८; ३, ७, ४, ८; ९; ४, २, २, १०;  
 ९, ५, १, ४६; का. २, १, २, ११;  
 २, १, ६; तै. ३, २, ८, ४;  
 -तिम् श. १, १, ३, ७; ३, ४, १६;  
 ७, ४, २१; ८, १, २८; ३, ४, १,  
 २४; ६, ३, १५; ४, ३; ८, १, १४;  
 ४, २, २, १०; ४, १, ६; ५, १, १६;  
 ६, ६, ६; ५, १, १, १४; १६; ६, ३,  
 १, १९; ९, २, ३, ८; का. २, १,  
 ३, ५; तै. २, ५, १, २; ३, २, ५, ३;  
 ३, ६, १; ११; ५, ८, ३; तैआ. ३,  
 ११, १२; मं. १, १, १; गो. १, ५,  
 २१; २, १, ४; -ते श.  
 ४, ४, ४, १४; ५, २०; -तेः तै.  
 ३, ३, ७, ८; -तो ऐ. ५, २७; ७,  
 ३; श. १२, ४, १, ९; तै. १, ४,  
 ३, १; २.  
 यज्ञ-पत्नी- -म् तै. ३, ५, १३,  
 ३.  
 यज्ञ-पथ(←थिन्)- -थः श. ५,  
 ३, २, ४; -थम् शां. ४, ३; श. ५,  
 ३, २, ४; १२, ४, ४, १; -थात् शां.  
 ४, २; ३; श. ५, १, २, ६; १४;

३, २, ४; ४, ५, १७; ५, ४, ३४;  
 ७, ३, १, २२; ११, १, ५, ४; ६;  
 १३, ४, २, १३; -थे तां. ८, ६,  
 ८; ९.  
 यज्ञ-परुस्- -रुः तै. ३, ७, १, ५;  
 तैआ. ५, २, ३; -रुषः तै. १, ६,  
 ४, ३; -रुषा तै. १, १, ९, ५; ३,  
 ३, ६, ६; १२, ५, ११; तैआ. ५, ३,  
 ४; -रुषीः तै. १, ६, ९, १.  
 यज्ञ-पर्वन्- -र्वणि गो. २, ६, ६.  
 यज्ञ-पात्र- -त्राणि श. १, १, ३,  
 १२; ४, १७; १२, ५, २, ७, का. २,  
 २, १, ३, १९; गो. १, ३, १३  
 यज्ञ-पात्रीय- -यः श. २, २, ४,  
 १०.  
 यज्ञपात्र्य- -त्र्यः का. १, २, ४,  
 ७.  
 यज्ञ-पुच्छ- -म् श. ११, ५, ५,  
 ११.  
 यज्ञ-प्री- -प्रीः तै. २, ४, ७, ६.  
 यज्ञ-मुख- -खम् शां. २५, ३;  
 शांआ. १, २; श. ५, २, ४, १७; तै.  
 १, ६, १, ८; ८, ७, १; २, २, २,  
 ६; तां. ४, १, ६; १८, ८, १; गो.  
 २, १, ११; ३, १८; -खस्य शां.  
 २८, ३; श. १३, ४, १, १३;  
 -खात् श. १, १, २, ३; ३, १, ५;  
 १०, २, ३, २; का. २, १, २, ५; २,  
 ४, ५; तै. १, ६, १, ११; ८, ८, १;  
 २; तां. १८, ८, ९; १०; -खे ऐ.  
 १, ८; ९; १०; श. २, ३, १, २०;  
 १२, ७, २, १२; ८, २, ६; तां. ४,  
 २, १, ८; ६, ८, १; १६, ५, ४; ८;  
 १८, ८, ७; ११; -खेऽखे श.  
 १३, १, ३, ७; ८; तै. ३, ८, ८,  
 ३; -खेन श. ५, २, ४, १७;  
 तै. १, १, ९, ४; २, १, ८; ३, २, ९,  
 ११; ३, ६, ६; तैआ. ५, ३, ४; गो.  
 २, ३, १८.  
 यज्ञ-मुहूर्त- -हः शां. १२, १;

जै. १६८.

यज्ञ-भेत्ति- -निः श. १२, २, ७, २४.

यज्ञ-यशस- -सेन तां. ६, १०, १४.

यज्ञ-रूप- -पम् श. १२, ८, २, १५<sup>३</sup>; -पाणि श. ५, ३, ५, २०.

यज्ञ-वचस्- -वसः श. १०, ६, ५, ९; जै. १५१; -चसे श. १०, ४, २, १; -चाः श. १०, ६, ५, ९.

यज्ञ-वत्- -वन्तः तै. ३, ६, १, ३.

यज्ञवती- -त्या शां. २२, ७.

यज्ञ-वास्तु- -स्तु ऐ. २, १; १३; श. १२, ३, ४, १; गो. १, १, १४; -स्तुनि, -स्तुम् गो. १, ५, ११<sup>३</sup>; -स्तौ शां. १०, २; श. १२, २, ४, १.

यज्ञ-वाह- -हः जै. १६९.

यज्ञ-वाहस्- -हसः तै. २, ४, ४, ९; -हसम् श. ३, २, २, १७<sup>३</sup>; -हसा तै. २, ७, १२, १; -हसि श. ५, २, ४, १६; -हसे ऐ. २, २; तै. ३, ६, १, १.

यज्ञ-विकर्ष- -र्षः शां. ४, १.

यज्ञ-विद्- -वित् श. १४, ६, ७, ४; -विदः गो. १, ३, १५; २, २, २४.

यज्ञ-विभ्रंश- -म् गो. २, २, ५.

यज्ञ-विभ्रष्ट- -ष्टः तां. १७, ८, १; -ष्टस्य प. २, ९; -ष्टाय तां. ८, २, ९.

यज्ञ-विरिष्टा(-ष्टआ)-नन्द- -न्दानि गो. १, १, १५.

यज्ञ-विरिष्टिन्- -ष्टिनः, -ष्टी गो. १, १, १४.

यज्ञ-विष्कन्ध- -म् गो. १, १, १५; ३, २२.

यज्ञ-वीर्य- -र्याणाम् श. १०, १, ५, ४.

यज्ञ-वेशस- -म् ऐ. २, ११; ३१; ३, ४६; ६, ४; श. १, ६, ३, ८; १२, ७, १, १; ८, ३, १; १३, २, ४, ३<sup>३</sup>; जै. २३; गो. २, ५, ६.यज्ञ-वैशस- -म् शां. ७, ८; तै. ३, ९, १, ४<sup>३</sup>.

यज्ञ-शमल- -म् तैआ. १०, १, ११.

यज्ञ-श्रवस्- -वः ऐ. ३, ३८.

यज्ञ-संस्था- -म् प. ४, १<sup>३</sup>.

यज्ञ-समृद्ध- -म् ऐआ. ५, ३, २.

यज्ञ-समृद्धि- -म् ऐ. २, १२.

यज्ञ-सम्मित- -म् श. १, २, ५, ५; का. २, २, ३, ५.

यज्ञ-सारथि- -थि आ. १, ६६; ५१४; २, ६, २.

यज्ञ-स्थाणु- -म् तै. २, १, ४, ३; ४<sup>३</sup>.

यज्ञ-हन- -हा तां. १३, ६, ९.

यज्ञा(-ज्ञऽअ)-जुप्रविष्ट- -ष्टः शां. ४, ४.

यज्ञा(-ज्ञऽअ)-नूकाशिन्- -शिनी तै. १, १, ४, ४.

यज्ञा(-ज्ञऽअ)-भिजित- -म् तै. १, ६, ४, २.

यज्ञायत्(√यज्ञाय)- -यते शां. २३, ३.

यज्ञायज्ञिय- -यम् श. ६, ७, २, ६<sup>३</sup>; ९, १, २, ३९; ४, ४, १०<sup>३</sup>; १३; १०, १, २, ७; ३, २, ८; -यस्य तै. २, २, ८, ३.यज्ञायज्ञीय- -यम् ऐ. ३, १४; ऐआ. ५, ३, २; तां. ४, २, २०; २१; ५, १, १८<sup>३</sup>; १९; २, १; ३, ६; ७; ८, ६, १; २; ३<sup>३</sup>; ५; ९; ७, ४; २, ५, ९; ११, ५, २७; २८; १५, ९, १२; १३; १५; १६, ११, ११; १८, ५, २०; २१; ६, १५<sup>३</sup>; ११, २<sup>३</sup>; जै. ८; २७; ६२<sup>३</sup>; ९२; १०७; १६८<sup>३</sup>; आ.जैआ. १, ३५; दै. १, ९; सा.२, ७, १; प. १, ३<sup>३</sup>; -यस्य शां. १६, ७; तां. ८, ७, १; ५-७; जै. ६२; ८८; ८९<sup>३</sup>; ९१; ९२; १००; १०७; १३३<sup>३</sup>; -यात् तां. १५, ११, १०; -ये ऐ. ३, १४; जै. ८९; -येन तां. ८, ६, २; १५, ९, १४<sup>३</sup>; जै. ६१; ८८; १०७.

यज्ञायज्ञीय-निधन- -म् तां. १५, ११, १०.

यज्ञायज्ञीया(-यऽअ)-न्त- -न्ताः तां. ८, ६, १३.

यज्ञा(-ज्ञऽआ)-युस्- -युः तै. ३, ७, ४, ९.

यज्ञा(-ज्ञऽआ)-युध- -धानाम् तै. ३, २, ५, ९<sup>३</sup>; -धानि ऐ. ७, १९; जै. १२८; -धेषु तै. ३, २, ५, ९.

यज्ञायुधिन्- -धी श. १२, ५, २, ८.

यज्ञा(-ज्ञऽअ)-रण्या- -रण्यानि श. १२, २, ३, १२; गो. १, ४, २३; -रये तां. १८, ६, २४.

यज्ञा(-ज्ञऽआ)-र्ति- -र्तिम्, -र्त्यां गो. २, २, १०<sup>१</sup>.

यज्ञा(-ज्ञऽअ)-वकीर्ण- -र्णाः तां. १७, ४, ३.

यज्ञा(-ज्ञऽआ)-शिस- -शिपः गो. १, २, २३.

यज्ञिय,या- -यः ऐ. ४, २४; श. २, २, ४, १०; ३, २, २, ७; ९<sup>३</sup>; ४, ५, २, १०; १०, २, २, १; का. १, २, ४, ७; तै. २, ५, ८, ९; ७, ७, ७; ३, ६, ४, १; तां. ६, ६, ६; ७; -यम् ऐ. १, २९; ५, २३<sup>३</sup>; शां. १०, ५; श. १, ३, १, ६; ४, ४, १५; ३, ५, १, ३२<sup>३</sup>; ४, ५, २, १०; ६, ३, १, २०; ६, ३, ९; ७, ३, १, २२; ५, २, २३; ९, २, ३, ९; ४४; १०, २, २, ३; ५, ३, ३-७; १; ११; ११, ५, ५, १३; १३, ८, १, १७;



का. २, १, ३, १६; तै. १, १, ३, २; ३; २, १, २; ४, ४, ११; ३, २, ५, १; ७, ४, ९; १०, २; तां. ६, १०, ८; १६, ५, १०; २०, १४, ४; ष. ४, ४; गो. १, २, १८; -यस्य तै. २, ८, ४, १; ७, ५; ३, ३, २, २; ३; तैआ. १, ३, १, २; -या शां. १, १; ३, ३; शा. ३, २, २, २०; ४, १६; ११, ५, १, १३; १२, ८, ३, ६; तै. १, ७, ४, ४; २, ५, ८, ८; गो. १, २, १, ५; २, ४, ९; -या: शा. १, ३, ३, २०; ५, २, ३; ३, १, १, ९; १०; २, २, ९; ९, २, १, १४; तै. १, १, ९, १; २, ८, २, १; ३, २, ५, १; ७, ५, ११; ६, ४; -यात् तां. २४, १८, २; -यान् शा. १, ५, २, ३; २, ४, २, २४; ६, १, ४२; का. १, ३, ३, २०; ६, १, २८; तै. १, २, १, ८; ३, ५, ४, १; -यानाम् शांआ. १, २; शा. ४, ४, ४, ७; ९, २, १, १४; तै. २, ४, ३, १३; ७, १२, ५; ८, १, ४; २, ७; मं. २, १, १२; -यानि तै. २, ४, ५, ६; ३, ६, १०, २; -याभिः कां. २, १, ३, २; -याम् ऐ. २, १५; शा. ३, २, २, २०; २१; -याय शा. १४, २, २, १८; तैआ. ४, ९, २; ५, ८, १; -यायाम् शा. २, १, १, २; का. १, १, १, २; गो. २, ६, ८; -यासः शा. ३, १, ३, २४; तै. २, ७, १२, ६; तैआ. ६, १०, २; -ये शा. १, १, ३, १; का. २, १, ३, १; तै. १, १, ३, ३; ४, ८, ३; -यैः तै. १, २, १, ९; २, ४, ३, ४.

यज्ञियन्तम-म् शा. १, १, ४, १२.

यज्ञियत्-यन्तः शा. ९, २, ३, १०.

यज्ञे(-ञ्जइ)-षु-म् तै. १, ५,

२, १.

यज्ञो(-ञ्जइ)-पवीत्- -त्म् शांआ. ४, ७; तै. ३, १०, ९, १२; तैआ. २, १, १; -तानि शा. १२, ८, १, १९.

यज्ञोपवीत्तिन्- -तिनः शा. २, ४, २, १; ६, १, १८; ३, ७; ४३; का. १, ३, ३, १; ६, १, १२; २, ४; २८; तैआ. २, १, १; -ती शा. २, ६, १, १२; २, ५; १२, ५, १, ६; का. १, ६, १, ९; २, ३; तैआ. २, १, १.

यज्यु-ज्यवः शां. २३, ८; २५, ९.

यज्वन्-ज्वनः तै. २, ४, ६, ९; -ज्वने तै. २, ८, ८, ११; -ज्वसु तै. २, ८, ८, ६; ७; -ज्वा तै. ३, ५, ७, ६; ६, १२, २; -ज्वानः तै. १, ६, ९, ६; तैआ. १, २, ७, ५; ५, ८, ८.

यज्वरी-रीः ऐआ. १, १, ४; शां. १४, ५.

यष्टय-यष्टुम्, यष्टृ-, याजयित्वा प्रम्. अद्र.

इष्ट-इष्टि-गद्र.

यञ्जु-ञ्जः शा. ३, ९, ४, २३.

यण्व-ण्वम् तां. १३, ३, ६; -ण्वेन सा. २, ७, ५, ९.

यण्व-सन्तनि-नि जै. १७९.

यण्वा(-ण्वअ)-पत्य-त्ये आ. २, ११, १; जैआ. २, २०, ९.

यत्,युतते शा. १२, २, ३, १; ३, ३, १३; यतते तै. १, ४, ६, २; यतन्ते तां. १३, २, ५; येतिरे ऐ. ८, १०, ५; युतस्व शा. ४, ३, ४, १८; यतध्वम् शा. ५, ४, ४, २३; अयतन्त ऐ. १, १४; शा. १२, २, ३, १; ३, ३, १३; जै. ७४; यतेन ऐ. १, १४.

यातयते तैआ. १, ८, ५; यातयति तां. १३, १०, १६; यातयिष्ये जै. ६१; यातयन् ऐ. १, १३; यातयेत् ऐ. १, १४; ८, १०; तै. १,

५, २, ४; यातयेत् गो. २, ४, ८.

युतमान,ना-नाः तै. २, ८, २, २; तैआ. ६, १०, १; -ने ऐ. १, २, ९; शां. ९, ३; तैआ. ६, ५, १.

इयति-तयः तैआ. १०, १०, ३; -तीन् ऐ. ७, २८; शांआ. ५, १; तां. ८, १, ४; १३, ४, १, ७; १४, ११, २, ८; १८, १, ९; १९, ४, ७; जै. १४०. २यति यत-द्र. ३यति-यद्-द्र. यत्त-तानि जै. ७४.

यत्त-वत्(मत्तुप्)-व ऐ. १, २, ९.

यत्न-न्तः ऐ. १, १५.

युत्(√इ)-यतः शां. ७, ८; तां. ४, ८, ११; १५, १२, ३; यताम् ऐ. २, २५; शा. ६, ४, ४, १२; १३; तां. ८, ८, १३; जै. ८४; यते तै. १, ६, १०, ५; यन् ऐ. ५, ३, ३; ६, २२; ८, २८; शा. ३, ९, ४, २, ३; ५, ३, २, ६; ६, ७, २, ३; १४, २, १, ७; तै. १, २, ४, १; ३, ८, १४, ६; जै. २०५; जैड. ३, ४, २, ७; ष. २, १, २; गो. १, ३, २, ३; यन्तः शां. १, १; शा. १, ६, १, ११; तै. १, ६, ६, २; ८, २, १; ३, १२, ९, ७; तां. २५, १८, ५; यन्तम् ऐ. १, १०; ३, ४१; शां. ६, ६; ७, ६; १८, ९; २३. २; शांआ. ४, ७; शा. ३, ८, ३, ३, ७; ६, ४, ४, १३; ७, ३, २, १२; ८, ६, १, १८; १०, ३, ५, १, ४; १२, ४, ४, ६; १४, ५, १, ११; तै. ३, ६, १०, १; जै. १०२; यन्तौ शा. ४, २, १, १८; जै. ४४. यञ-गद्र.

यत्ती-ती तै. २, ५, ८, १०; तां. २५, ८, ४; मं. १, २, ५; -तीः शां. १२, २; तैआ. ६, ११, २.

यत्त,ता(√यम्)-त्तः ऐ. २, ४०; -त्तम् ऐ. २, ४१; शा. ७, २, १, १०; १०, ५, २, २०; १४, १, ३, ४;

जै. ११८; -ता श. ३, २, ४, १८.  
 यत्-सुच- सुचः तै. ३, ६, १, ३;  
 -स्रचा ऐ. १, २, ९.  
 यत्ति- त्यै तै. ३, २, २, १; ४, ६; ६,  
 ३; ८, १; ९, १; ३, ६, १०; ८, ३, ३;  
 ९, १३, २; ३; तैआ. ५, २, ५, ७,  
 १; तां. १२, १०, १; २१, ४, ११.  
 १, ३यत्ति- यत्, यद्- द्र.  
 यत्त्वा तै. ३, ८, १, २.  
 यत्तर- यत्तम- यत्तस्, यथा यद्- द्र.  
 यत्त- यत्त- / यत्त द्र.  
 यद्वा- यः ऐ. १, १; २; ४; ५; ६;  
 ऐआ. १, १, १; २; ३; ४; शां.  
 १, ४; २, ३; ७; ५, ८; ६, ८;  
 शांआ. १, ८; ३, ३; ४, १; २; ३;  
 श. १, १, १; ३; ५; ६; ८; ११;  
 का. १, १, १, ५; ९; १०; २, ३; ४;  
 तै. १, १, २, १; ३; ४; ६; ३; ५;  
 तैआ. १, २, ४; ३, ११; ५, २; ३;  
 ३; तां. २, १, ४; ५; २, २; ४, २;  
 ५, ४; जै. ४; ५; ६; ७; जैउ  
 १, १, १, ३-५; २, २; ४, ७; आ  
 १; दै. १, १, ५; २, ६; ३, २, ५; सं.  
 १; २; ३; ५. १, २; ३; ६; ७; २,  
 १; सा. १, १, ७; ८; ११; सं. १,  
 ६, २९; सं. १, ७, ३; २, १, १; गो.  
 १, १, ३; ५; ६; ८; यत् ऐ.  
 १, १; २; ३; ४; ऐआ. १, १, १;  
 ३; ४; २, १; २; शां. २, २; ४;  
 ५; ३, ३; ६, १, ५; शांआ. १, १;  
 २; ३; ४; ६; श. १, १, १, १;  
 ५; ६; ९; १०; का. १, १, १, १;  
 २; ४; १०; २, १; तै. १, १, २, १;  
 ४; ७; ८; ३, ४; तैआ. १, १, १;  
 ३, १; ७, १; ५; ८, ३; १, ३, १; ५,  
 १७; १८; १९; ६, १०; जै. २;  
 ३; ४; ५; ६; जैउ. १, १, १, १;  
 २, ६; ७; ३, ७; ४, ५; सं. १; ४;  
 ५. १, २; ३; सं. १, ३, २; ३;  
 ४; ५, १०; २, ३, २०; १, १, ३; ८;

१२; ३, ६; ४, २०; गो. १, १, १;  
 २; यद्-यद् गो. २, २, १०;  
 यम् ऐ. १, ३; ४; १६; १९; ३०;  
 ऐआ. १, २, २; ३, १; ४; २, १, ५;  
 ३, २; ३; शां. ३, ८; ५, ३; ६, ११;  
 ७, ३; शांआ. १, १; २; ८; २,  
 १७; ४, ६; श. १, २, ३, १;  
 ४, ६; १६; १७; १९; का. १, १, २,  
 ४; २, २, ६; ४, ३; ३, २, ११; ४, १७;  
 तै. १, १, ८, ६; २, १, ९; २, ६; ३,  
 ६, ७; २, ३, १०, ४; तैआ. २, ५, २;  
 १, ५, १; १९, १; ३, १२, ७; १४,  
 ४; तां. २, १, ३, २; १, ७, ४; ४, ९,  
 २०; ६, ५, ९; जै. ११; १२; २, ६;  
 ४४; जैउ. २, ३, ३, १; ३, ३, १,  
 ७; प. १, ५; २, १; ३; १०; ३, १;  
 ८; ९; सं. १; सा. १, ८, १२;  
 २, ६, १४; ३, ५, २; ९, ८; गो.  
 १, १, २, २; ३, १; ४, १४;  
 १५; १७; यम्ऽयम् जै. १७;  
 यथा ऐ. १, १३; ३, ४, ४; शां. १, ३,  
 २; श. ३, ४, ४, २, ५; ५, १, ५,  
 ११; १२; १२, ३, ५, १; १, ४, ३,  
 २, ७; तै. १, २, १, ६; २, ४, ३, १, ३;  
 ५, १, २; ३, ७, ७, ५; तैआ. ४,  
 ४, २, २; ९, १०, १; तां. १, ६, ७;  
 ६, १०, १९; ७, ४, ३; जै. ३;  
 जैउ. ३, ३, १, ७; गो. २, ४, १०;  
 यथोः ऐ. ३, ३८; ७, ५; श. १,  
 ६, ३, १८; ९, १, २९; ३, १, २, २, ६;  
 ४, २, २, १, ५; ५, ७, ७; तै. २, ४,  
 ५, ७; ८, ४, ५; ९, १; ३, ६, १, ३,  
 १; तां. १२, २, ८; १, ५, २, ८; प.  
 १, ५; यस्मात् ऐ. १, २, ५; ३, ४;  
 ४, १, ८; ५, २, ७; ऐआ. २,  
 ३, १; श. १, ८, ३, १, ४; २, ३, ४,  
 ४-७; ३, ४, १, २; ६, २, २, २; का.  
 १, १, ४, १, ९-२, २; ३, १, ३; तै. २,  
 २, १, ३; ७, १, ४, ३; ३, ७, ९, ५;  
 १, २, ३, २; ३; तैआ. १०, १०, २;

३; तां. ६, १, ४; ९, ७, ३; ८; १०,  
 ४, २; ६, ७; जै. ३०; ७, ७; १०, ६;  
 जैउ. ३, ३, २, ६; प. २, ४;  
 यस्मिन् ऐ. १, २, २; ४, २, ०; ५,  
 ४-६; ऐआ. २, १, ४; ३, ८; ४,  
 २; शां. ४, १, २; ८, ६; १, ५, २;  
 शांआ. ३, १; ५, २; ९, २; श. १,  
 ४, १, २, ७; २, ८; ५, ४, ५; २, १,  
 ४, ६; ४, ६, ८, १, २; का. १, ४, २,  
 ५; ६, ४, ९; तै. २, ४, ६, ४; ६, ४,  
 ३; ७, १, ५, ३; ३, २, ८, १०; ७, ३,  
 ३; तैआ. १, ७, १; ८, ७; ३, १, ३;  
 ४; २, १, १, १; तां. १, ६, ८, २;  
 १, ७, ८, ४; २, १, ४, ७; जै. १, ६;  
 ४, ७; १, १, ४; १, ४, ९; जैउ. ३, ५, ९,  
 ४; प. २, १०; ४, ६; गो. १, १,  
 १, ३; १, ४, ३, २, ३; ४, ६; यस्मै ऐ.  
 ३, ७; ४, १, ७; ८, १, १; शांआ. १, १,  
 ८; श. १, १, १, २, १; ३, १, १०;  
 १, १; ४, १, ३, ९; २, २, ४, १, ६; का.  
 १, २, १, ३; ४, १, २; ३, १, १०;  
 ५, १, ३, ८; २, १, १, १, ४; तै. २, १,  
 २, १, २; ४, ७, १०; ३, १, १, ८, ७;  
 १, २, ५, ९; तैआ. १, ३, १, १; २,  
 १, ९, १; तां. २, १, २; ६; २, २,  
 ३, २, १०, २; २, ३, ८, २; जै.  
 १, ४; प. ३, ७; गो. १, ५, २, ४;  
 २, ३, ३; ४; ६, ७; यस्य ऐ. १,  
 ५, २, १; २, ३; १, ७; २, ०; ऐआ. ५,  
 २, ५; शां. २, ८; ४, २; ६, १०; ७,  
 ४; १०, २; शांआ. ४, ४; ६, १, ९;  
 श. १, १, २, २, ३; ४, १, ७; ५, २,  
 १; ८, १, २, ८; ३, १; का. १, १, ४,  
 २; ३, १, ३; ५, १, २, ५; ६, १, २, २;  
 २, १, १, ७; तै. १, १, ३, ५; १, १;  
 ४, ५; ६, ५, ६; तैआ. २, ५, २; ३,  
 १, १, ४; ४, ४, २, ४; १०, १, १, २;  
 १, ९, १; तां. ४, ६, १, ७; ६, ५, १, ५;  
 ८, १; १०, ५; ७, ६, १, २; जै. ६;  
 १, ५, २; जैउ. १, १, ५, ७; ४, ४, १, १

७, २, ४; १०, २, ६; १४, ४, ६; सं. २; घ. २, २; ३; १०; ४, १; मं. २, ६, ९; गो. १, १, १५; २, १४; २२; ३, २३; २, १, ९; यस्याः ऐआ. २, ३, ६; श. ४, ५, ७, ७; १४, ६, २, १०; तै. ३, ८, ३, ६; सा. २, २, १; गो. १, १, ३१; यस्याम् ऐ. १, ११; ३, ३१; ३८; ८, ६; ऐआ. २, १, ६; ३, २, ५; श. ३, ९, ३, १७; ५, २, ४, २०; १२, ९, ३, ४; १४, ३, १, १३; तै. १, ५, १२, २; ३; २, ८, ८, ४; ३, १०, ४, २; जै. ८८; गो. १, १, ३१; यस्यै ऐ. २, ६; २२; ३, ८; ऐआ. २, ४, २; शांआ. ४, ४; श. १, १, ३, ११; ६, ३, १९; २, ७; २, ४, ३, ९; ३, ८, २, २९; का. १, ३, १, १४; २४; २६; २७; तै. २, २, ९, ४; गो. २, ३, ४; यस्यैऽयस्यै तै. २, २, ५, १; या ऐ. १, ९; १३; २२; २८; २९; ऐआ. १, १, २; २, २; ४, २; ३; ५, १, २; शां. १, १; ३; २, २; ३, ३; ४, १, २; शांआ. ५, ३; ७, १३; ८, १०; श. १, ४, १, ३४; ८, १, २४; २, ३, १, ३६; ६, १, १; ३६; का. १, १, २, १०; २, ४, १३; ३, ४, १; २; ९; तै. १, २, १, १७; २२; ६, ७; ३, २, ७; तैआ. ४, १, १; ११, १; २; १४, १; ६, ३, २; तां. १, ३, ४; २, ३, १; १७, ४; ३, ११, ३; ५, ५, १८; १९; जै. १४; ८८; १०३; १०४; १५१; जैउ. १, ४, ३, ३; १०, १, ९; १२, ३, २, ३; १७, १, ३; सं. १; घ. १, ५; २, २; ४, ६; सा. २, ४, ९; ६, ७; ३, ७, १०; मं. १, ४, १-४; ५; गो. १, १, २२; २५; २, २; १५; ३, १०; याः ऐ. १, २; ४; ११; १३; २४; ऐआ. १, २, २; ३, ५; शां. ६, १५; ७, ४; ८; १०; ८, ९; शांआ.

२, ९; ४, ५; श. १, ५, १, ११; २, ४; ३, १२; ८, १, ९; २, ३, १, २०; का. १, १, २, २; ३, १, १२; २, २; ४, ३, ४; १३; तै. १, १, ७, ३; ८, ६; ३, ५, ४; ६, २, ४; २, ५, २, २; तैआ. १, ३, ४; ९, २; २५, ३; २, २०, १; ४, १८, १; तां. ९, ४, १२; १, ७, ६; १६, १, ८; १२; जै. १४; ८१; १०७; ११५; जैउ. १, ६, २, १; २; ४; ११, २, १; ३, ५, ८, ४; घ. २, ६; ७; ३, १; ४, ४; मं. १, १, ५; ५, ४; ६, २, ५, १०; ८, ४; गो. १, १, ७; ३९; २, १०; ४, ८; २, १, १७; याःऽइव श. १, ९, २, १२; यान् ऐ. ६, १८; शां. ८, ४; शांआ. ४, १३; ८, २; श. १, १, १, ११; ५, १, २०; ६, १, १९; २, ६, १, १; २, १; का. १, ३, ३, १०; १६; ६, १, १; २; ६; तै. ३, १, १, ७; २, ९; तैआ. २, ५, २; १०, ४८, १; तां. १०, १२, ९; जै. ६; १४; जैउ. ३, ५, ९, ३; घ. १, ७; गो. १, १, २; ५, ८; २१; ३, ८; यानि ऐ. २, ९; ३, २६; ३४; ४०; ४९; ऐआ. १, ३, ४; ७; २, २, ४; ३, ३; ३, २, २; शांआ. ७, २२; ८, २; श. २, १, २, १९; २, ३, २; ४; ५; ३, ४, २५; का. १, २, ३, २-४; ४, १, १९; २, १, ३, ८; तै. १, २, १, १३; ४, १, ४; ५, २, ६; १२, ३; तै. १, ८, ६, ६; तैआ. २, ३, १; ६, २; ७, ११, २; तां. ७, ४, ५, ८, ४, १; ९, ५, ७; १४, १०, ७; १७, १, ३; जै. ८९; जैउ. १, १, ७, ४; ६, १, ८; ३, ३, १, ६; २, १; ७, ५, २; दै. १, २, ४; २, ३; घ. १, २; सा. ३, ४, ८; ९, ६; मं. १, ३, १; गो. १, ३, ३; १४; ४, ६; ५, १०; २, १, ८; याभिः ऐ. १, २; २१; ५, १६; ८, ७; २२; श. ३,

९, ४, १४; ५, ३, ४, ३; ६, ५, ४, १७; तै. १, २, १, ४; २, ४, ६, ९; ५, ५, ५; ८, १, १; तैआ. १०, ६, ३, १; मं. १, ५, ४; गो. १, १, ३, २; याभ्यः ऐ. ७, २; श. १, ८, २, ७; ९, २, २६; २, ७; ३, ९, ३, १३; २४; ४, ४, ४, ३; तै. ३, ९, १७, १; याभ्याम् श. ३, ७, ४, ५; ८, २, २८; १४, ९, ४, २०; तै. २, ४, ५, ७; ६, ३, ५; तैआ. ६, १, १; याम् शां. ३, १; ९, ३, २, ५, ११; श. १, ४, ५, १२; ६, १, ३; ८; ८, १, ९; १०; का. १, २, १, २; ३, १, १४; ४, ८; २, १, ३, १३; २, ३, १८; तै. १, ४, ९, ४; ७, ८, ७; २, ३, ९, ९; ८, १, ६; ८, २; तैआ. ३, १४, २; तां. ६, ९, ७; ९; ८, १, १०; १३, ५, २७; जै. ५८; १५१; जैउ. १, २, १, १२; १२, ३, ४; १६, ३, १०; ३, २, ४, ३; ५; सा. २, ६, ६; १०; मं. २, १, ७; २, १८; गो. १, २, ६; ३, १२; १५; २, ३, १८; याम्ऽयाम् तां. १२, ११, १०; घ. १, ५; यासाम् शांआ. ४, ४; श. २, ५, १, ६; ३, ४, ४, २६; का. १, ४, ३, ५; तै. २, ८, ९, ३; ३, १, २, ३; ४; यान् ऐ. ६, १८; का. १, ४, ३, ५; गो. २, ५, १५; ये ऐ. १, १; २; १०; १४; १७; ऐआ. १, २, १; २, १, १; ५, १, १; शां. २, ५; ७; ३, ५; शांआ. १, २; ४, १; २; १३; ७, १४; ये श. १, २, ३, ३; ५, २, ४; २५; ५, १, १२; २, ३; का. १, १, १, १०; २, ११; २, १, ९; २, ५; ३, १; ३, १, १; तै. १, १, २, ५; ६, ५; ७, २; ३; ३, ९, ३; तैआ. १, ७, ५; ९, ५; १०, ४; ११, १; २; तां. १, ३, ४; ४, २, १, ९; ३, १०; ११; १२; जै. १; २; १३; जैउ. १, १, ७, ३; २, १, २; ६, २, ३; ३, ५; १०, १, ३;

प. १, १; ६; ३, १; सा. १, १,  
८; १७; ५, १२; ३, ६; १; ७, ७;  
मं. १, ३, १२; ७, १; ८, ४; २, २,  
१४; गो. १, २, १३; ३, ३; १०;  
१२; १८; येन ए. २, २७; ३, ७;  
११; १९; ४, ३१; ऐआ. २, ६, १;  
३, १, ५; २, ३; शां. ४, १४; ५,  
३; १३, २; शांआ. ४, ११; ७,  
१३; २१; ८, ३; श. १, १, १,  
१७; २, १, ४, ४, १३; ५, १, २६;  
३, २, ५; का. १, १, ४, ३; २, २, ८;  
३, ४, ६; ४, १, २९; ६, २, ८;  
तै. १, ४, ८, ३; ६; २, २, ५, ६; ५,  
६, ४; ८, ४; तैआ. १, ८, २; २,  
३, १; ७, १; १७, १; ३, ११, ५;  
तां. १, ५, १९; ४, ७, १; ५, ६, ७,  
१०, ७, ४; ८, १; जै. ३; १९;  
३२; ४०; ५०; जैउ. १, १७, १, ७;  
१८, १, ७; २, १, १, २; ४, १, २०;  
४, १०; १, ५; प. १, ४; ३, १;  
मं. १, ५, २; ६, ७; २, ३, २०;  
५, ७; गो. १, २, ११; १३;  
१९; ४, १५; ५, २४; २, १, २१;  
येभिः तै. २, ४, ३, १२; ७, १५,  
२; १७, १; ३, ६, ११, १; जैउ.  
१, ११, २, ६; येभ्यः ए. ३, ३०;  
श. १, ५, १, २६; ३, ३, ४, १७;  
का. २, २, ३, ५; तै. ३, १२, ९, ८;  
तैआ. ६, ३, २; येषाम् ए. २,  
३९; ३, ५; ४, ३०; ५, २५; ६,  
२०; ऐआ. १, १, ३; ४; २, १;  
५, ३; शांआ. ४, ४; श. २, ४, २,  
१९; ३, ६, २, २, ४; ९, ३, २, ५; ४,  
६, ४, ३; ७, ४, १, ३०; का. १, ३,  
३, १६; ४, २, १०; तै. १, ४, ६,  
५; ७, १; २, ४, ५, ७; ६, ८; ३,  
१, १, ५; तैआ. २, ६, २; तां. ६,  
१०, १; गो. २, ३, १; येषु श. ४, २,  
१, १२; १२, ४, २, ३; का. १,

४, २, १०; तैआ. १०, १०; १; तां.  
५, ५, २०; १७, ८, ४; यैः श. १,  
५, १, ३; ६, ३, १, १०; १४, ५, १,  
९; तां. ७, ४, ८; यौ ऐ. १, ४;  
२२; ४, १५; २३; शां. ८, ४;  
श. १, २, ३, ९; ३, ४, १, २१; ४,  
१, ५, १६; ५, ३, ४, ४; तै. १, ३,  
५, ४; ४, ६, १; २, ४, ५, ७; ७,  
१६, १; ३, १, २, ११; तैआ. ६,  
३, १; तां. १, ७, ५; २४, १४, ५;  
जै. १९२; जैउ. १, ६, २, ५; ११,  
२, ४; गो. १, ५, ३; ४; २, २, ६.  
यत्काम,मा-मः ऐआ. १, १,  
४; श. १, ६, २, ७; ३, १, ३, २३; ७,  
४, १, ५; १०, ३, ५, १४; ११, १,  
६; २०; तै. ३, ११, २, ४; ७, २;  
तैआ. १, २३, २; तां. १०, ५,  
१४; जै. ७०; ७८; १७७; १८०;  
१८५; १८६; १९२; १९७; १९९;  
-माः शां. २७; ६; शांआ. १२,  
२; ७; श. १, ६, २, ७; ५, ४, २,  
९; ७, ४, १, ४; ११, १, ६, २०;  
तै. २, ८, १, २; ३, ५, ७, १; तां.  
९, २, १४; जै. २०३; प. ४, ७.  
यत्का(म्य-→)म्या-म्या श. १,  
१, २, १९; ३, ९, ३, ४; ४, ६, ५, ५.  
यत्कारिन्-री तै. १, ५, २, १; ९.  
यत्सामन्-मा तां. ११, २, १;  
७, १.  
यद्(-द्अ-)-मृत-ताः शांआ.  
४, १४.  
यद्-देवत्यं,त्यां-त्यः श. ३, ८,  
३, १; -त्यासु जैउ. १, १८, ४, १२.  
यद्-वाहिष्ठीय-ये आ. जैआ. १,  
८६.  
यद्-विद्वस्-द्वुपः जैउ. ४, ६,  
२, ४; -द्वांसः जैउ. ४, ८, ५, २.  
यन्म(-द्अ-)-हिष्ठीय-ये आ.  
१, ८६.

यत्सूः(ः) ऐ. २, २, ३; ५, १८; ६, ४;  
७, २; ३०; ऐआ. १, ३, ४; २, १,  
८; ५, १, ६; शां. २६, १२; श.  
१, १, २, ८; २०; ३, २, १०; ६, २,  
३; ८, ३, २६; का. १, ४, १, ११;  
४, ३, १३; ५, १, ७; ६, ३, १०;  
२, १, २, ९; १५; २, १, ३; तै. १,  
१, ३, १२; २, १, ७; ९; १६; २, ३,  
९, १; २; ५, ८, ८; तैआ. ५, ११,  
३; ८, ४, १; ९, १; ९, १, १; १०, १,  
१; ९; तां. २५, ८, ४; जै. ८६;  
९२; १०८; मं. २, ८, ५; सा. २,  
३, ४; गो. १, २, ७; ३, ६; ५, २;  
यत्सूः(ः)यत्सूः(ः) श. १४, ५, ४,  
१२; मं. २, ५, ३; ५.

यत्सू,मत्(-द्+इतमच्)-मः श.  
१३, ४, २, ४; -मत् श. ४, ६, ३,  
३; ६, २, २, १५; ८; ४, ४, १३;  
-मस्मिन् प. १, ५.

यत्सू-था प. ३, १.

यत्सू,रत्,रा(-द्+इतरच्)-रः ऐ.  
२, ४०; ३, ९; श. १, ४,  
४, ७; ४, ५, ८; १३; का. १,  
६, १, २३; २७; तै. २, १, ६, ३;  
तां. ७, २, २, १४, ६, ६; २५, १३,  
३; जै. १५; गो. १, ३, १९; २,  
१, १७; -रत् ऐ. ३, ४३; श. ११,  
२, ७, ३३; जै. ९२; -रत् श. १,  
५, ३, १७; -रस्मिन् तै. ३, ३, २,  
५; -रा श. ३, ६, २, ३; ६; -रान्  
श. १, ४, १, ३४; जै. १३६;  
१५५; -रे तां. १३, ६, ७; २१,  
१३, २; जै. ४९; १३६; १५५.

यत्सू-था श. १, ७, ३, २७; २, ५,  
३, १७; ३, ३, ४, १३; ७, ३, १,  
२७; १३, ४, ३, ४; का. १, ५, २,  
१६; प. ३, १.

श्रुति(यद्+इति)-ति तैआ. ६, १०,  
१, १, १, २यति-यत्, यत-गद्.

† यतिष्ठ (यति। स्थ) इति पदद्वयम् = ऋ. १०, १८, ६ । यतिष्ठ (यतिऽस्त) इति तैआ. सुपा. चिम्ब्यः । सा.  
तु यत्तेराह सोऽपि । चिन्त्यः । तस्यैव ऋ.-भाष्यविरोधात् ।

यति(य→)थी-थीम् श. १,८,१,  
५; -ध्याम् श. १४,९,१,३†.  
युत्र ऐ. १, ७;९; १६; २८; २९;  
३०; ऐआ. १,३,८; ५, २; २,  
१,८; ३, ८; शां. ५, १०; ६,  
१२; १३; ७,४; शांआ. ४, १४;  
५,३; ६, १९; ७,४; ८, ७;९;  
श. १, १,१, १७; २१; ४, १३;  
१६; २२; २,२,४; ३,२; का. १,  
१,१,२;४;६;७; २, ६;३, २;३;  
तै. १,४, ३,५; ७,३; ५, १,१;  
८,६,५; २,४,६,२; तैआ. १,२,  
३; ३,३,४,१; ८,५; २, ६, २;  
३,११, १; तां. ६, ४, १२; ७,  
१०,१५; ८,८,१५; १३, ७,१०;  
८,१; ८,४;५; जै. ५; ६; जैउ.  
१,१,५,५;७; ६,३; ३, २,६; ८;  
३,२;४; सं. २; दै. ३, २४; मं.  
१,१,१५; २,३, १८; प. १, १;  
२; ५; ६; २, ५-७; सा. १, ५,  
१५; २,४,१; ३, ३,५; ६, ११;  
१२; गो. १,१, १४; ३२; ३३;  
युत्रयत्र श. १४, १,२, १; का.  
१,१,१, १; ५; तैआ. ५, २, ९.  
यत्र-काम-म् श. १४,७,१,१३.  
युथा ऐ. १,३; ११; १३; १५; २३;  
ऐआ. १,२,१; ३,१;४,१;५, १;  
शां. १,५; २,९; ६, १२; ७,३;  
शांआ. १,३; २,१; १६; ३, ४;  
४,१;२; श. १, १, २,४; ४,७;  
२,२,३; ७; ३, २; ४,३; ३,१,  
१; का. १,१,१,६;७;२,४; १२;  
४,३; तै. १, १, ४,६; ५,९; २,  
१,९; ३,१,४;५; तैआ. १, २,१;  
८,६; १०,७; २, ५, १; ८, १;  
४,९,३; तां. २, ३,७;९,२; १३,  
२;१६,३; ४,७,१०; ५,१०, २;  
७,९,११; जै. १; ४; ५; १४;  
१६; जैउ. १, १,३, २; ६; ८;  
५,७; आ. १; सं. १; दै. १,५;

७;९;११; १९; प. १, १;२; ४;  
५; मं. १,१,१०; २,१६;५, १२;  
६,३१;३२; सा. १, ३,६; ४, ४;  
३,२,१२; गो. २,३,३; ५,९; ६,  
३;७;८; ९;१२; युथाऽयथा श.  
४,६,१,१; १४, १,१,१८; २०:  
२१;२, १०; २१; २,२, ४३; तै.  
३,६, ६, ४; युथाऽइव श. १,१,  
१,२१.  
यथ(-थाऽक्)-क्वि- -वि ऐ. २,  
४;४,२६.  
युथ(-थाऽक्)-तु- -तु ऐ. ५, ९;  
का. १,१,३,७; तैआ. १, ९, १;  
तां. १०,७,५;८,१;९,२.  
यथा-कर्मन्- -र्मं शां ८,७;शांआ.  
३,२; श. १४,४,३,३०.  
युथा-काम- -मः श. १४, ७,  
२,७.  
यथा-काम- -मम् श. १४, ५,  
१, २०; गो. १,३,२१.  
यथाकाम-ज्येय- -यः ऐ. ७,२९.  
यथाकाम-प्रायाप्य- -प्यः ऐ. ७,  
२९.  
यथाकाम-वध्य- -ध्यः ऐ. ७,२९.  
यथा-कारिन्- -री श. १४, ७,  
२,६.  
यथा-काल- -म् ऐआ. ५, ३,२.  
युथा-कृत- -तुः श. १४,७,२,७.  
यथा(-थाऽअ)-क्षर- -म् सं. २.  
यथा-क्षेत्र- -म् तां. २,३,७; गो  
२,५,१०.  
यथा-खात- -म् श. ३,५,४, १०;  
१५.  
यथा-गृह- -म् जै. ३८ गो. १,  
१,३२.  
यथा-गृहीत- -म् श. १२, ४,  
४,७.  
यथा-गोष्- -म् श. ११, ८,  
३,२.  
यथा(-थाऽअ)-ह- -म् शांआ. १,

५; श. १३,८,३,५.  
यथा-चारिन्- -री श. १४, ७,  
२,६.  
यथा-छन्दस- -म् ऐ. २,१८; ४,  
२९;३१; ५,१;४;६;१२; ६,१२;  
शां. १०, ५; १८, ३; ३०, ५;  
गो. २,६,११.  
यथा-जात- -म् श. ९, १, १,  
१९.  
यथा(-थाऽआ)-ज्य- -म् प. २,३.  
यथा-ज्ञाति- -ति जै. ३८.  
यथा-तथ- -म् तै. ३,७,११,५;  
तैआ. २,६,२.  
यथा-दुर्गम्(णमुल्) तै. १, ३,  
२,१.  
यथा(-थाऽआ)-दिष्ट- -म् प.  
२,३.  
यथा-देवत- -म् ऐ. ४, २९;३१;  
५,१;४;६;१२; ७,४; श. १, ५,  
३,२३;९,१,१०; ४, २,३, ११;  
१२, ८,२,११; ३२-३४;९,१,५;  
८;९;१३,५,३,१-६; १४, ४,३,  
३३; का. २, १,२,१३; २,१,३;  
४; तै. १, १,४,८; ३, २,३,८;  
५,४;६,३;८,१; १०, ३;३, १०  
१; गो. २,६,११.  
यथा-दैव- -म् जै. १४७†.  
यथा-धर्म- -म् श. ११, १, ६,  
२४.  
यथा-धिष्णु- -म् श. ४,६,८,  
७; १२;१७;९,१६; १३, ५, २,  
११.  
यथा-नाम्- -म् तैआ. ५,११,२.  
यथा-न्युप्त- -म् तै. ३, ११,  
९,३.  
यथा-परिलिखित- -म् श. ३, ५,  
४,८.  
यथा-पुर- -म् जै. १९०; गो. १,  
३,१३.  
यथा-पूर्व- -म् ऐ. २, ३३;३,३;

श. १, १, २, १९; ३, ११; ३, ५, ४,  
 ८; ८, २, १६; ९, १, २२-२७;  
 ३, ७; ४, ४, २, ७, ५, १, ३; ११;  
 १२; ४, १४; ५, ४, ४, १९; ६, २, १,  
 १८; का. २, १, २, १५; ३, ६; तै.  
 १, १, ६, ९; ३, १, ६, ५, १; ८, ७, २;  
 ३, २, ३, ७; तैआ. ५, ८, ११;  
 १०, १, १४; तां. ९, ९, १५;  
 १८, ८, ५; जै. १३९; गो. १,  
 ३, १.  
 यथा-प्रज्ञ- -म् ऐआ. २, ३, २.  
 यथा-प्रतिरूप- -म् श. ९, ५, १,  
 ५४.  
 यथा-प्रभावम्(णमुल्) श. ४, ५,  
 १०, ७.  
 यथा-भाग- -म् ऐ. ३, ४; २०;  
 ३१; ३८; श. २, ६, १, ३६; ४०;  
 का. १, ३, ३, १७; १८; ६, १,  
 २४; २७; तै. १, ६, ८; ९; ९, ७;  
 सं. २, ३, ६; ७; गो. २, ३;  
 १३-१५; २३; ४, १-३; १५-१७;  
 यथा-भाजन- -म् ऐ. १, २.  
 यथा-(थाऽअ-)भिज्ञायम्(णमुल्)  
 तै. १, ३, १, २.  
 यथा-मनस्- -न् गो. १, १, ३२.  
 यथा-यजुस्- -जुः श. १३, १, ६,  
 १; तै. १, ७, ४, २; १०, २; ३, २,  
 ४, ४; ७, ६; ९, १२; ३, ४, ३; ६, ७;  
 ९, २; ६; ९; ८, १७, १; १८, ४; ९,  
 ४, ३; ६, ५; तैआ. ५, ३, ५; ६;  
 ९; ८, ३; ६; १०; गो. २, २, ३.  
 यथा-(थाऽआ-)यतन्- -नम्  
 शांआ. ५, ३; ६, २०; श. ११, ५, ५,  
 ११; १३, ५, २, १६; तां. ५, ६, ७;  
 १६, ५, २४; जै. ९९; जैउ. १, ४,  
 ४, ३; -नात् तै. १, २, ५, २; जै.  
 ४६.  
 यथायथु(←-थाऽयथा)- -यम्  
 ऐ. २, २६; ५, ९; २३; शां.  
 १, ४; ९, ५; १२, ४; २१,

६; १३, ५; २४, ८; २५,  
 १०; श. १, ९, २, २७; २८; ३,  
 ६, ३, २, १; ९, ३, ७; ३३; ४, २, ५,  
 १४; ३, १, २६; ४, ४, ५; १३; ६,  
 ३, ३; ८, ४; ९; १४; ५, ४, २, ९;  
 तै. १, ७, ३, १; २, ६, १४, ६; तां.  
 ८, ७, ७; जै. १८०; प. १, ६;  
 गो. २, ६, १०; -थम्ऽइव श. ३,  
 ९, ३, ७; -थेन श. १, ८, २, १३.  
 यथा-योनि- -नि श. १२, ७, ३,  
 १४.  
 यथा-रूप- -म् श. ६, २, १, १९;  
 ७, १, १, २०; १२, ७, २, ९; ३, ९;  
 १०; ८, २, ११; २६; २७; ३२; ३३;  
 ३४; ९, १, ७; ८; ९; १३, ६, २, १०;  
 प. १, ४.  
 यथा-(थाऽअ-)र्थ- -म् गो. १, १,  
 ३०; ३२.  
 यथा-लोक- -म् ऐ. ३, ४२; तै.  
 १, ३, ६, ६; जै. ४८.  
 यथा-(थाऽअ-)वकाश- -म् तै.  
 ३, १२, ५, ५.  
 यथा-वत्- -त् तैआ. ५, ८, ३.  
 यथा-वर्ण- -म् ऐआ. ३, १, ५.  
 यथा-वश- -म् तै. २, ८, ५, २.  
 यथा-(थाऽअ-)वसथ- -म् शां.  
 ९, ४.  
 यथा-वित्त- -म् ऐ. ३, २८.  
 यथा-विद्य- -म् शांआ. ३, २.  
 यथा-विध- -धे तै. २, १, १०, २.  
 यथा-शक्ति- -क्ति तैआ. १, ३२,  
 ३; सा. १, ३, ६; गो. १, २, ५.  
 यथा-श्रद्ध- -म् श. १३, ८, ४,  
 १०; का. १, २, २, ४; तै. ३, १२,  
 ५, ११.  
 यथा-श्रुति- -ति सा. ३, ९, ६.  
 यथा-श्रेष्ठ- -म् श. ६, २, १, १८.  
 यथा-समुदित- -म् श. १३, ५,  
 ४, २७.  
 यथा-सामन्- -म ऐ. ४, २९;

३१; ५, १; ४; ६; १२; गो. २, ६,  
 ११.  
 यथा-सुख- -म् तैआ. १०, ३०, १.  
 यथा-सूक्त- -म् शां. २८, ३.  
 यथा-स्तुत- -म् गो. २, ५, ३.  
 यथा-स्तोम- -म् ऐ. ४, २९; ३१;  
 ५, १; ४; ६; १२; गो. २, ६, ११.  
 यथा-स्थान- -म् ऐआ. ५, १, ६;  
 श. १४, ९, ४, ५; तै. १, ३, ७, ४;  
 प. १, ४; गो. १, ३, १३; २,  
 १, ३.  
 यथे-(थाऽआऽइ-)त- -म् ऐआ.  
 ५, १, २; ३; शां. ९, ४.  
 यथो-(थाऽउ-)क्त- -क्तानाम् गो.  
 २, २, ५.  
 यथोक्त-शेष- -पः गो. १, १, २७.  
 यथो-(थाऽउ-)जित- -म् ऐ. २,  
 २५.  
 यथो-(थाऽउ-)दित- -म् तै. १, ६,  
 ५, ३.  
 यथो-(थाऽउ-)क्षीत- -म् श. १२,  
 ४, २, ८.  
 यथो-(थाऽउ-)पकीर्ण- -म् श. ४,  
 ४, २, ७.  
 यथो-(थाऽउ-)पपादम्(णमुल्)शां.  
 १६, ४; २५, १०.  
 यथो-(थाऽउ-)पस्मार- -म् श. ५,  
 २, २, २; ३.  
 यथौ-(थाऽओ-)कस- -म् गो. २,  
 ५, १०.  
 यदा ऐ. १, १७; २, ११; १५;  
 २५; ३१; ३४; ऐआ. २, ५, १; ३,  
 २, ४; ५, १, ४; शां. २, ९; ७, ३;  
 ९, ४; शांआ. १, ४; ५, ३; ६,  
 १९; २०; ८, ७; श. १, १, १, २२;  
 २, ६; २, २, १६; ३, ८; ५, २६; ३,  
 ४, १, ५; का. १, १, १, २; १०; २,  
 १२; ३, ८; २, १, ९; ३, ७; ३, १, ८;  
 ९; तै. १, ३, ९, १; ३; ४, १०, ४;  
 ५; ६; ५, २, १; ७, ९, ३; तैआ. २,

३, १; ३, १४, १; ४; ४, ५, ६; ४२,  
५; ६, १, ४; तां. ४, ९, २०; ५, ५,  
१०; ८, ९; ९, १, ११; १२, ४, २०;  
जै. ११; ५३; ५९; १११; ११२;  
जैज. १, १, ४, ७; २, १, १३; ३, ६,  
१, ६; ४, ३; ४, ११, २, ७; प. १, ३;  
४, ६; ५, ३; ५; ६; सा. १, १, १३;  
२, ६, ११; गो. १, २, १४; २, ३,  
२३; ४, ६; १०.

यद्वा-निकाम- स् श. १२, ३,  
५, १.  
यद्वा-त्र(त्→)ती- स्यः शां.  
३, ५.

युदि ऐ. १, ६; १६; ३०; २, २; ६;  
७; १४; ऐआ. १, १, १; २, १, ५;  
४, ३; ५, १, ४; २, २; शां. १, १;  
२, ८; ३; ३, ३; ४, १२; ६, १२;  
शांआ. १, ४; ५; ८; ४, १५; ७,  
३; ११; श. १, १, ९; २१; २,  
१५; ४, २; १९; २०; २, १, ७;  
२, ४; का. १, १, १, ९; २, १२; ३,  
५-७; ४, १७; २५; २, ३, १६;  
तै. १, १, ६, १; ९, १०; ३, १, १;  
४, ३, ५; ६, ३; ४; १०, १०; तैआ.  
१, ८, ५; ११, ७; ३१, २; २, ६, १; ८,  
१; ४, ३, १, १; ३२, १; तां. ४, ५,  
१७; ५, ६, ३; १०, ५; ६, ७, १३;  
१४; १५; जै. १२; १३; १६; १८;  
जैज. १, १, ६, २; २, २, ४, १-३;  
४; ६; जैआ. १, १६१; प. १,  
३; ५; ६; २, ९; सा. ३, ९, १; गो.  
१, १, २३; ३२; ३४; २, ७;  
३, ३;  
य(द्ध्यञ्च्→)दीची- ची जै.  
१६८.

यन्तुम्, यन्तु-यन्त्र- प्रभृ. / यम् द्र.  
✓यम्, यमति जै. ७; यच्छति ऐ. २,  
४१; शां. ६, १३; श. १, १, २,  
२; २, ४, १, ६; १२; ३, १, ३, २७;  
२, २, १; ९, ४, ६; ८, ३, ४, ६; १२,

८, ३, ११; का. १, ४, २, ३; ७; २,  
१, २ ३; तै. १, ४, ७, १; ४, ५;  
२, २, ६, ४; ३, २, ३, ६; युच्छति  
श. १, १, ४, ८; ३, २, १, ३८; २,  
१; ३; ४, २, २, ६; ११, २, ७, ३३;  
का. २, १, २, १३; तां. ४, ९, १५;  
गो. २, १, १; यच्छन्ति ऐ. ५,  
२४; श. ३, २, १, ३६; ४, ९,  
२१; युच्छन्ति श. २, ३, ४, ३७;  
तां. ४, ९, १६; ६, ७, ११;  
यच्छामि तै. १ २, १, १५; येमिरे  
शां. २४, ७; तै. ३, ७, १, १;  
यंस्यति श. ११, २, ७, ३३; यंसत्  
तै. २, ८, ३, ८; युच्छन्ताम् श.  
१, १, २, १६; का. २, १, २, १२;  
यच्छतु श. ५, २, २, ११; तै. २,  
४, २, ८; तैआ. १०, १, १०; मं.  
१, ८, ४; यच्छ ऐ. २, २१; श.  
३, २, १, ८; ८, ५, ५; ९, ३, ५;  
४, १, २, १५; ६, ४, १, ८; ७, ४,  
१, ९; २, ७; २८; ८, ३, १, ९; २,  
४; १४; ७, १, २२; ३, १८; ९,  
४, १, १६; १३, ४, १, ७; तै. १,  
१, ७, १; ८, ४; २, ७, ७, ५; ३, २,  
७, १; ७, २, ७; १०, ४, ३; तैआ.  
२, ५, १; ४, ७, ३; ८, ४; ५, ६, ७;  
७, ९; १०, १, १०; मं. २, २, ७;  
यच्छतम् तै. २, ८, ४, ५; ७, १०;  
मं. १, ५, १२; यच्छत ऐ. ८, २७;  
ऐआ. ५, १, १; तै. ३, ५, १२, १;  
मं. २, ४, ३; ८, ४; यच्छाम श.  
३, ९, ४, ६; अयच्छत् ऐ. २, ३३;  
तां. ७, ७, ५; २५, १०, ११; जै.  
१८२; गो. २, ५, ९; अयच्छन्  
श. ३, ९, ४, ६; ४, २, २, ७; युच्छेत्  
श. १, २, २, ३; का. २, २, १, ३;  
यच्छेत् श. ३, २, १, ३६; ३७; सा.  
३, ३, ५.  
यस्यते शांआ. ६, १५, अयामि  
तै. २, ४, ३, २.

यमयति श. १४, १, ३, ४; ६, ७,  
३; ७-३०; यमयन्ति का. १, ५,  
२, १६.  
यच्छमान- यत-ता-यति-यक्त्वा  
ग्र. ।  
यन्तुम् श. ६, ४, १, ८; ७, १, १; ३;  
६; ७; १२-१५; २२; ७, ४, १, ९;  
तां. १६, १, ७.  
यन्तु- न्ता ऐ. २, ४०; ४१; श.  
३, ६, ३, ७; ९, ३, ३२; ५, २, १,  
२५; ९, ३, ३, १०; ११; १३, १,  
२, ३; तै. २, ८, ५, १; ३, ८, ३,  
५; ६; तां. ४, ९, १५; न्तारम्  
श. ७, २, १, २५; १३, १, २, ३;  
तै. ३, ८, ३, ५; न्तुः श. ५, २,  
२, १३; १४; ९, ३, ४, १७; जै.  
१३९.  
श्यन्त्री- न्त्री श. ८, ३, ४, ६;  
१०.  
श्यन्त्री- न्त्री श. ८, ३, ४, ६;  
१०.  
यन्त्र- न्त्रम् श. ३, २, ४, १२; ९, ३,  
४, १७; न्त्राभ्याम् तै. ३, ७, ६, ७;  
-न्त्रे तै. ३, ३, ६, १०; ७, ६, ७;  
-न्त्रेण श. ९, ३, ४, १७; जै.  
१३९.  
यन्त्रिका- का तां. १६, १, ७.  
यन्त्रिय- ये श. ५, २, २, १३;  
१४.  
श्यम्- मः श. १३, ८, ३, ६.  
श्यम्- मम् ऐ. ३, ३७; तैआ.  
६, ३, १; -मः ऐ. ३, ३७; शां.  
१, २; १६, ८; शांआ. ६, २; १५;  
श. २, ३, २, १; २; ७, १, १, ३; ४;  
२, १, १०; १२, ६, १, २१; १३, ८,  
२, ४; १४, १, ३, ४; २, २, ११; ४,  
२, २३; ६, ९, २२; तै. १, २, १,  
१६; ४, ८, ६; २, ५, ७, ३; ३, १, २,  
११; ५, १४; तैआ. १, ८, ५; २७,  
६; ९, ७, ११; ६, ५, १; २; ३;

† 'यदिह' इति L. सुद्रणं भ्रमात्मकम् = य. १४, २२. ।

६, १; ७, १; ९, १; तां. ११, १०, २, १; २१, १, १; जै. ७; १४९; जै. ४, ५, १, १; घ. ४, ४; गो. २, २, १; ४, ८; -मम् ऐ. ८, ७; श. २, ३, २, २; तै. २, ४, २, ५; तैआ. ६, १, १; ५, १; २; तां. १, ५, १, ७; १८; ११, १०, २, २; जै. ७; गो. २, ४, ८; -मस्य तै. १, ५, १, ५; २, ५, ८, ५; ३, ७, ९, ८; तैआ. १, २, ७, ६; २, ३, १; ४, १; ४, २, ९, १; ३, ७, १; ६, १, १; ३, १; २; तां. २१, १, २; जै. ७; ६०; १४९; आ. जैआ. १, १९८; मं. २, ३, २०; गो. २, ४, ८; -मात् तै. १, ७, ८, ६; -माभ्याम् तां. १६, ४, १०; -माय श. ४, ३, ४, २, ७; ३, १; १२, ६, १, २, १; १४, १, ३, ४; २, २, १, १; तै. ३, १, ५, १, ४; १०, १, तैआ. ४, ५, १; ९, २; ५, ४, १; ७, १, १; ६, ५, १; २; ६, २; तां. २१, १, ७; जै. १४९; घ. ५, ४; सा. ३, ३, ५; -मे ऐ १, २, ९; शां. ९, ३; श. १२, ८, १, १, ९; तैआ. ६, ५, ३; मं. २, २, १; ८, १; गो. २, ४, ८; -मेन श. ७, २, १, १०; तैआ. ६, ३, १; ४, २; ७, २; -मौ ऐ. ७, ९; श. ५, ३, १, ८; तां. १६, ४, १०; -मौड्व तां. १८, ९, १०.

यमी- नी श. ७, २, १, १०; तां. ११, १०, २, २; गो. २, ४, ८; -म्या श. ७, २, १, १०; तैआ. ६, ४, २; ७, २; -स्य तै. ३, ४, १, १.

यमार्ग- मेड्व तैआ. ६, ५, १.

यम-देवत- तः श. १४, ६, ९, २, २.

यम-देवत्य- त्यानि घ. ५, ४.

यम-नक्षत्र- त्राणि तै. १, ५, २, ७; ९.

यम-नेत्र- त्राः श. ५, २, ४, ६; -त्रेभ्यः श. ५, २, ४, ५.

यम-राज-ग(ज/गम्)- नान् तैआ. १, २, ७, ६.

यम-राज्य- ज्ये श. १२, ८, १, १, १; तै. २, ६, ३, ४; तैआ. ६, ७, २.

यम-लोक- कम् तै. ३, ९, २०, १; तां. ९, ८, ४; जै. ६०; -के श. ४, ३, ४, २, ७.

यम-व्रत- ते आ. २, १, ६, ३; जैआ. २, ४, ७.

यम-सादृ- ने तैआ. ६, ७, २; ८, १.

यम-सू- म् तै. ३, ४, १, १, १.

यमे(मडरइ-ष्ट- म् तै. १, ७, ८, ६.

यमन- नः श. ५, २, १, २, ५; ९, ३, १, ०; १, १; तै. ३, ८, ३, ६; गो. २, ५, ९; -नम् श. ५, २, १, २, ५.

यमनी- नी श. ८, ३, ४, ६; १०.

यमिक- के आ. जैआ. १, ५, २, ५.

यमुना- नाम् ऐ. ८, २, ३; श. १३, ५, ४, १, १; तां. २, ५, १०, २, ३; १, ३, ४; -नायाः तां. ९, ४, १, ०; -नायै जै. १, ९, २; -ने तैआ. १०, १, १, ३.

यमुड्विति ऐआ. २, १, ५; श. १४, ८, ४, १॥.

ययु- युः श. १३, १, ६, १; तै. ३, ८, ९, २.

यर्हि ऐ. १, १, ६; २, ७; का. १, १, २, २; जै. ९, ४; १, ५, ०; १, ५, १.

यव- -व तैआ. ६, ९, २; -वः ऐ. २, १, १; शां. १३, ४; श. २, ५, २, १; ३, ६, १, १, १; ७, १, ४; ४, २, १, १, १; १०, ६, ३, २; १३, २, ९, ८; १४, ८, ८, १; का. १, ५, १, १;

तै. ३, ९, ७, २; तैआ. ६, १०, २; जै. १, १, ३; -वम् श. ५, ५, ४, २, ४; १२, ७, ३, १, ३; १३, २, ९, ८; ५, २, ८; का. १, ५, १, १; १, ४, २, ०; तै. २, ४, ८, ७; ६, १, ३; ३, ९, ७, २; जै. ३, ७; जै. ६, ४; मं. २, १, १, ६; -वस्य गो. २, १, १, ७; -वाः ऐ. ८, १, ६; श. १, १, ४, २, ०; ३, ६, १, ८; ९; ८, ४, २, १, १; ३, १, ८; १२, ७, १, ४; २, ९; ३, १, ३; १३, ३, ८, ५; ८, ४, १, ०; का. २, १, ३, २, १; तै. १, ३, ७, २; २, ६, ४, ५; तां. १६, १, १, ०; १८, ९, १, ७; जै. १, १, ३; -वान् शां. ५, ३; श. २, ५, २, १; १, ४; १, ६; २, ३; ३, ६, १, १, १; ७, १, ४; १३, ८, ३, १, ३; का. १, ५, १, १, २; तै. १, ८, ४, १; गो. २, १, २, १; -वानाम् ऐ. ८, १, ६; श. ८, ४, २, १, १; तै. १, ८, ४, १; सा. १, ८, १, ४; १, ५; -वेषु श. ३, ६, १, १, ०; -वैः तै. २, ६, १, १, ३.

यव-क्री- क्रीः, -क्रीयम् जै. १, ५, १.

यव-द्रोण- म् सा. ३, ५, ४.

यव-मत्- मत् तै. २, ८, २, ७; -मन्तः श. ५, ५, ४, २, ४; १२, ७, ३, १, ३; तै. २, ६, १, ३; -मान् श. ११, २, ३, ९.

यवमती- त्वः श. ३, ६, १, ७; १०; ७, १, ३.

यव-मध्य- ध्यः श. १३, ६, १, ९.

यव-मूय- यः श. ५, २, ४, १, १; १, ३; १३, ३, ८, ५; -यम् श. २, २, ३, १, ३; ५, २, ५, १, ३; ३, १, ५; ३, ९, ४, ५, १, २; ५, ४, २, ९; ५, ९; १३, ३, ८, ५; का. १, २, ३, १, १; तै. १, ७, २, ६; -यानि श. २,



५,२,२३; का. १,५,१,२०; -यो  
 श. २,५,२,१६; का. १,५,१,१४.  
 यव-मात्र- -त्रम् गो. २, १, ३३;  
 -त्रात् तै. ३,७,५,६.  
 यव-सक्तु- -क्तवः श. १२,९,१,५.  
 यव-सस्य- -स्ये शां. ४,१४.  
 यवा(-वडा-)-चित्त- -तम् श. ५,  
 ४,५,२,२; तै. १,८,२,४; -तस्य  
 जै. १९२.  
 यवा(-वडा-)-शिर- -रः जै. १९८;  
 -रम् ऐ. ४, ३; ऐआ. ५, १, १;  
 शां. २७,२; श. १३,५,१,९; तै.  
 २,५,८,९.  
 यवस- -सम् तै. २, ४,५,५; तैआ.  
 १, २९, १; -से श. ८, ७, ३,  
 १२; -सेन श. ४,१,४,१०.  
 यवस-प्रथम- -मानाम् तै. ३,  
 ६,११,२.  
 यवागु- -गुः तैआ. २, ८, १; -गुम्  
 तै. ३,७,१,५; -र्वां शां. ४,१४;  
 श. १, ७, १, १०; २, ५, ३, १६;  
 का. १, ५, २, १६; तै. २, १, ५, ६.  
 यव्यु- -व्यानि तै. ३, ८, १८, ३.  
 यव्या- -व्यां श. २, ५, २, २८;  
 का. १, ५, १, २५.  
 यव्या-वती- -वत्याम् तां. २५,  
 ७, २.  
 यव्यु- -व्ये श. १३, २, ६, ८.  
 यवन्- -वा श. १, ७, २, २५; २६.  
 यव्यु- -व्याः श. १, ७, २, २६.  
 यविष्ठ(←यवन्)- -ष्ठ श. १, ७, ३,  
 १६; ६, ८, २, ९; ७, ५, २, ३९;  
 १०, १, ३, ११; तै. १, २, १, १२;  
 २, ४, ७, ९; ३, ५, ७, ५; ६; ६, ११,  
 ४; १२, २; तैआ. ४, ७, ५; -ष्ठः  
 शां. १९, ९; २१, ४; २३, ८;  
 २५, ९; शांआ. २, १८; श. १,  
 ४, १, २६; ६, ७, ४, ४; ७, ५, २,  
 ३८; १०, १, ३, ११; तै. २, ४,  
 ८, ६; गो. २, ६, १४; -ष्टम् ऐ.

५, २०; शां. २६, १४; तै. ३,  
 ११, ६, २; तां. १५, २, १.  
 यविष्ठ-व(त्→)ती- -व्या श. ७,  
 ५, २, ३८; १०, १, ३, ११.  
 यविष्ठ्य- -ष्ठ्य श. १, ४, १,  
 २६; ३, ३; ६, ६, ३, ५; ६; तै. १,  
 २, १, १०; ३, ५, २, १.  
 यवशस्- -शः ऐ. १, ५, १, ३; २, २०;  
 २२; ५, २, ३; ६, ३, ४; ७, १८; २३;  
 २४; ३, २; ८, १२; १७; ऐआ. १,  
 ४, ३; २, ३, ७; ५, १, ५; ३, २; शां.  
 ९, ६; २०, ३; २१, ३; २२, २; २५,  
 ३; शांआ. ४, १५; १२, १; श.  
 १, १, १, ५; ३, ४, २, ८; ४, २, ४,  
 १०; ६, ९, १; ३; ५, २, १, १५; ३,  
 २, ३; ४, २, ७; ३, २; ११, ५, ५,  
 १६; ६, १, २, ३; १०, १, ४, १४;  
 ४, १, १०; ६, ५, ६; ११, २, ७,  
 १०; १२, ५, ७, १; १२, ३, ४, ६-  
 १०; ७, १, ५; २, ८; ३, १४; ८, ३,  
 १; १३, १, २, ८; १४, १, १, ३;  
 ६; १२; ३२; ३, १, ३, २; २, २०;  
 ४, २, २, ३; ५, २, ४; ५; ९, ४, ६; ७;  
 का. १, १, १, ३; ३, ३; ४, ९; २,  
 ३, १; ३, ४, १; २, १, १, ४; तै. २,  
 २, १, ३; ५; ८, २; ४-६; ८; ३,  
 २, ३-५; ४, ६, ५-७; ५, ७, १;  
 ६, ५, ४; ११, ७; १२, ४; १४, २;  
 ६; १७, १; ५; २०, ५; ३, ७, ६, १२;  
 ९, ९; ८, ७, २; ९, २; ९, ४, ३; ८;  
 १०, ५, १; १०, ३; ११, ९, ५; ६;  
 १२, ९, ४; तैआ. ३, ७, १; २;  
 ३; ४; ४, १, १, ५, ४; ५, १, १, २;  
 ७, २, १, ४, ३; ९, १०, ३; १०, १,  
 २; १४, १; तां. १, १, १; ८; ७, १,  
 ११; ५, ६; ७; ११, ३, ९; १४,  
 ११, २; १५, ३, ३२; १९, ८, ४;  
 २५, १८, ४; जै. ६; ९, ५; १०, २;  
 १२, ७; जैव. १, २, १, १३; ४, ३,  
 ३; १४, २, ५; १५, १, २; २, ७, २,

३, २, १; आ. २, १८, २; जैआ.  
 २, ३, ११; ष. २, ३; मं. १, ७,  
 ५; २, ५, ९; ६, २, ३; ९; ८, १०;  
 ११; सा. २, ६, १५; ३, २, ५;  
 गो. १, २, २; ३, १; ५, १५; १८;  
 २०; २, ५, ६; ६, १५; -शसः ऐ.  
 ७, ३२; श. ४, २, ४, १०; तां.  
 ६, १०, १३; जै. १३६; मं. २,  
 ८, ११; १२; -शसा ऐ. १, १३;  
 ६, ३४; ७, १८; २३; २४; ऐआ.  
 ३, १, १, २; ५; ६; शांआ. ३, ३;  
 ६, ८; १६; ७, २; ४-८; १२-२३;  
 श. २, २, ३, ६; ४, ६, ७, २०; ५,  
 ३, २, ३; १०, ३, ५, १६; ११, ४,  
 ४, ११; ६, २, २; १२, ७, ३, २२;  
 १४, ८, १५, ४; ९, ४, ७; २९; का.  
 १, १, १, ३; ३, ६; २, २, १४; १५;  
 ३, ४; तै. २, ६, १३, ३; १९, १;  
 ३, १०, ६, १; ११, ७, ४; ९, ८;  
 तैआ. १, २७, ३; २, १०, १; ४, २, १,  
 १; ४, १, २; ३; ५; ६; ६, १०, २;  
 तां. ११, ११, ९; १५, ३, ३२; १९,  
 ८, ४; २३, ७, ४; जै. १५९; जैव.  
 ४, ११, ३, ११; मं. २, ६, ११;  
 गो. १, ३, १; -शसाऽइव का.  
 १, १, १, १; -शसाम् मं. २, ५,  
 ९; -शसि जै. ६; गो. १, ५, २०;  
 २, ६, १५; -शसी आ. १, २४८;  
 -शस ऐ. ८, ७; ऐआ. १, ४, २;  
 शांआ. १२, ३; श. २, ६, ३, ६;  
 ४, २, ४, २३; ५, ३, २, ३; का.  
 १, ६, ३, ५; तै. २, ६, ४, ६; ५,  
 २; तै. ३, ७, १०, १; मं. १, ७,  
 ४; २, ६, ११; -शांसि आ. जैआ.  
 १, ५, ७; गो. २, ५, ६.  
 रयशस्- -शसः तै. ३, ७, ४, १४;  
 -शसम् श. ११, ४, ३, १९; तै.  
 १, ४, २, २; ३, ६, ९, १; -शसा  
 तै. २, ८, ७, ७; -शसे तै. २,  
 ६-८, ४; -शाः सा. २, ६, १५.

यशस्काम- -मः ऐ. १, ५; का. १, २, ३, १; तै. ३, ११, ९, ४; तैआ. १, २६, ६; -मस्य ष. ४, ४; -माः तै. २, २, ८, ४; तैआ. ५, १, १; तां. ७, ५, ६.  
 यशस्क्रीर्ति- -म् ऐ. ७, २३.  
 यशस्य- -स्यम् आ. १, -स्यानाम् सा. २, ६, १५.  
 यशस्वत्(मतृप्)- -स्वत् तै. ३, ६, १३, १; -स्वान् तै. ३, १०, १, ३.  
 यशस्वती- -तीः तै. ३, ११, ९, ८.  
 यशस्विन्- -स्विन् शांआ. १२, ३; -स्विने जै. ३, ७, ५, १; -स्वी ऐआ. २, ३, ५, ६; श. १०, ४, १, ११; ११, २, ७, ११; ६, २, ३; तै. २, ३, २, ५; ३, ११, ९, ८; जै. १, १४, २, ११; ३, ७, ५, १; सा. २, ६, १५; १६; ३, १, २; गो १, २, २.  
 यशस्विनी- -नीभ्यः सा. ३, ५, १; -नीम् ष श. १४, ९, ४, ७.  
 यशस्वि-तम- -मः शांआ. ४, ६; श. ४, २, ४, १०; १३, १, २, ८; तै. ३, ८, ७, २; -मम् शांआ. ४, ६; -माः श. १३, १, २, ८; तै. ३, ८, ७, २.  
 यशोधा(-म्/धा)- -धाः तां. १, १, ८; -धाम् तै. ३, ६, २, २.  
 यष्टव्य, व्या (√यजू)- -व्यम् जै. १०३; १३८; -व्याम् जै. १०३; -व्याम् जै. १३८.  
 यष्टम् श. १०, २, २, १.  
 यष्ट- -ष्टः तै. ३, ३, ७, ५; -ष्टा तै. ३, ३, ७, ६; जै. १११.  
 यष्टि(√यम्)- -ष्टिम् सा. ३, ४, ७; -ष्ट्या शांआ. ६, १९; श. १४, ९, ४, ७.  
 यष्टि-ह(√हन्)- -हाः शांआ. ३, ३; -हान् शांआ. ३, ४.

यह्वी- -ह्वी तै. ३, ६, ३, २; -ह्वी तै. २, ४, ७, ९.  
 यह्वी- -ह्वी तै. २, ६, १२, ३.  
 √या, याति ऐआ. ३, २, ४; श. ९, २, ३, १२; १८; १४, ७, १, ४२; तै. २, ४, ५, ४; ३, ११, ६, ४; याति तै. १, ४, ४, १०; ३, ८, २१, ३; तां. ७, ९, १४; १७, ८, ४; जै. १६४; गो. १, २, १५; यान्ति ऐ. ४, २७; तै. १, ८, ४, १; २; तैआ. १, ४, ३; ८, १; जै. १४५; यासि श. २, ६, १, ३८; का. १, ६, १, २५; तै. २, ५, ५, ५; ३, ११, २, १; याथ मं. १, २, १४; यामि तैआ. १, १२, २; ययौ श. ११, ८, ४, ३; तै. ३, १२, ५, ४; ययुः श. १३, २, ७, १२; तैआ. ६, १, २; जै. १४५; गो. १, ३, १७; यय शांआ. २, १५; यास्यामि जै. ११५; यास्यामः जै. १६८; यात् का. २, २, ४, ९; यातु शां. २५, ८; तैआ. १, ११, ८; याहि शां. २३, ७; तै. २, ४, ३, ११; याहि तै. २, ८, ६, ४; गो. १, १, ३२; यातात् जै. १८६; यात् श. ५, १, ५, २४; अयात् श. २, ३, १, ७; गो. १, ५, २१; अयान् गो. २, ५, ९, अयुः ऐ. २, २५; गो. २, १, १७; यायात् ऐ. ५, ३०; ६, २३; श. १३, ३, ३, ९; १४, ७, १, ४२; यायात् तै. ३, ८, २१, ३; गो. २, ६, ५; यायुः श. ५, ५, २, ३; अयासीत् जै. १९३; अयासिपम् तैआ. १०, १, ४. यात्, यात, यातवे, यातु, यात्रा, यात्वा, यान, यास्यत्- अद्र.  
 √याच्, याचते श. २, ३, ४, ३३; याचते श. २, ३, ४, ३; ६; ३२; ३३; ९, ३, २, ६; का. १, ४, १,

२; ५; २३; याचति ऐ. ७, २०; श. ३, ९, ३, २४; १३, ८, २, ४; ४, ८; याचन्ते श. २, ३, ४, ४; का. १, ४, १, ३; याचन्ति जै. १९९; यामि(=याचामि) श. ९, ४, २, १७; तै. २, ८, १, ६; ३, ७, ११, ३; १२, ६; तैआ. २, ३, १, ४, १; ४, २०, ३; गो. २, ४, २; याचामि तै. २, ५, ८, ६; तैआ. ४, ४, २, ४; ययाच जै. २०४; जै. १, १८, ४, १; याचस्व श. ११, ४, ३, ४; अयाचन्त श. ९, ३, २, ६; अयाचन्त तै. १, ३, १०, १; अयाचन् तां. ६, ५, १०; १२; याचत् ऐ. ७, २०; शांआ. ४, १; २; तां. १६, ६, ११; ष. २, १०; सा. १, २, ३; अयाचिष्ट श. ३, ९, ३, २५.  
 याचत्- -चन् शां. २५, १५; श. २, ३, ४, ७; ११; १४; का. १, ४, १, ६; ९; १२.  
 याचमान- -नः तैआ. २, ६, १; -नम् श. १३, ८, १, १२; -नाय गो. २, ३, १८.  
 याचित- -तः ऐ. ७, २०; शांआ. ४, १; २; तै. २, ५, ३, १; तैआ. १०, १, १२.  
 याचयित्वा सा. २, ६, ९.  
 याचित्वा ऐ. ७, २०.  
 याच्य- -च्यः ऐ. ७, २०.  
 याच्य(=याच्चा)- -च्ययायाः का. १, ४, १, ३; च्ययायै श. २, ३, ४, ४.  
 याजयत्(√यजू)- -यद्भ्यः ऐ. ६, ३५; -यन् जै. ९०.  
 याजयित्वा- -व्यम्, -व्याम् श. १२, ८, १, १७.  
 याजयित्- -तारः गो. १, २, १२.  
 याजयित्वा तैआ. २, १६, १; मं. २, ४, ६; सा. २, १, ७.  
 याजिन्- -जिनाम् गो. १, २, ४.

याजु(प→)षी- षी तै. ३, १२,  
९, १; गो. १, २, ९.

याज्ञ(←यज्ञ)- ज्ञेन सं. ३.

याज्ञतुर(←यज्ञतुर)- -रः श.  
१२, ८, ३, ७; १३, ५, ४, १५; -रम्  
आ. १, ३, ३४; ४६१; -रे श. १३,  
५, ४, १५.

याज्ञवल्क्य(←यज्ञवल्क)- -०ल्क्य  
श. ११, ३, १, ४; ४, ३, २०; ६,  
२, ४; ५; १०; ३, २; ४; १४,  
६, १, ५-१२; २, १; १०-  
१३; ३, १; ४, १; ५, १; ७, १;  
९, २०; १०, १; -०ल्क्य श. १४,  
६, ३, १; ४, १; ५, १; ७, ४; ६; ८,  
२; ३; ५; ६; ९, १; २; ११-१८;  
२१-२४; १०, ३; ६; ९; १२;  
१५; १८; ११, १; ६; ७, १, २; ३;  
४; ५; ६; १६; १७; ४०; जै. ६;  
-ल्क्यः शांआ. १३, १; श. १,  
१, १, ९; ३, १, २१; २६; ९, २, १२;  
३, १६; २, ३, १, २१; ४, ३, २, ५,  
१, २; ३, १, १, ४; २, २१; ३, १०;  
४, २, १, ७; ६, १, १०; ८, ७; ५, ५,  
५, १४; ११, ४, २, १७; ६, २, ४;  
५; १०; ३, २; १२, ४, १, १०; १३,  
५, ३, ६; १४, ४, २, ५; ५, ४, १, २;  
४, ५; १२; १४; ६, १, ३; २, १२;  
९, १९; २६; २९; १०, १; ४; ७; १०;  
१३; १६; १९; ११, ६; ७, १, १;  
४१; २, १०; ३०; ३, २, ३; ५; ६;  
१३; १५; २५; ९, ३, १६; ४, ३, ३;  
का. १, ३, १, १३; २, १; ४, ३, २;  
२, १, १, ७; -ल्क्यम् श. ३, ८,  
२, २४; ११, ३, १, २; १४, ६, ८, १;  
-ल्क्यस्य श. १४, ७, ३, १;  
-०ल्क्या३ श. ११, ३, १, २;  
-ल्क्यात् श. १४, ९, ४, ३३; १;  
-ल्क्याय श. १४, ९, ३, १५; १;  
-ल्क्ये श. ११, ४, ३, २०; -ल्क्येन  
श. ११, ६, २, १; १४, ९, ४, ३३.

याज्ञसारथि(←यज्ञसारथि)- थि  
जैआ. २, १६, २.

याज्ञसेन(←यज्ञसेन)- -नः शां.  
७, ४; जै. १२४.

याज्ञिक- -काः सं. ३; -कान्  
श. १४, ६, ७, २-४.

याज्य, ज्यो- -ज्यः ऐ. ४, २५; -ज्यम्  
ऐ. ४. २५; -ज्यया ऐ. २, ४०;  
४१; श. १, ७, २, १७; ११, १,  
८, ५; ४, १, १३; ३, ७; १४, ६, १,  
९; तै. १, ६, ९, ४; गो. २, ३,  
२२; ६, ८; -ज्ययोः ऐ. २, २६;  
-ज्या ऐ. २, १३; २६; ३७; ४०;  
४१; ३, २, २; ४, ६; ६, २६; शां. ९,  
५; ६; १२, १; ७; १३, ६; १४, १; २;  
१५, ३; ४; १६, १; २; ४; ६; १८,  
६; १३; शांआ. २, १७; श. १,  
४, २, १९; ७, २, ७; ११; १५-१७;  
१९; २०; ४, १, १, २६; ५, १, ३,  
१४; ५, ४, २३; ९, ३, १, १७; १२,  
४, ३, ५; ४, १-५; १४, ६, १, ९; तै.  
१, ६, ९, ३; ३, ३, ८, ६; गो. २,  
३, २१; २२; ६, ८; -ज्याऽइव गो.  
१, ३, १०; -ज्याः ऐ. १, ११;  
३, ३१; ४, ६; ६, ९; १४; शां. ३,  
५; ७, ८; ८, ९; १०, ५; १७, ४;  
९; २३, ४; २८, २; ३; ३०, १; ११;  
श. ३, ४, ४, २; ११, २, १, ६; १२,  
८, २, ३५; ३, ३०; ९, १, १०; तै.  
२, ६, ५, ८; ३, ७, ६, १८; गो. २,  
१, २५; ३, २२; ५, ५; १०;  
-ज्यानाम् तां. ३, ११, ३; -ज्याभिः  
श. १२, ८, ३, ३०; तै. २, ६, ५,  
८; -ज्याम् शां. २६, ५; श. १,  
४, २, १९; ७, २, १२; ३, १९; ११,  
१, ८, ५; तै. १, ६, ५, ३; -ज्यायाम्  
शां. १४, २; -ज्यायै ऐ. २, २६;  
श. १, ७, २, १७; ३, १६; ३, ८, ३,  
३०; ३१; तैआ. ५, २, १; -ज्ये  
ऐ. २, २६; श. ४, १, ३, १५.

याज्य-वत्- -वन्तः श. ९, ३, १,  
१७; -वन्तम् श. ९, ३, १, १६;

-वान् श. ४, १, १, २६.

याज्यवती- -त्यः श. ११, २,  
१, ६.

याज्या(-ज्यऽअ-)नुवाक्या-  
-क्याः ऐ. १, १०; ११; २५;  
श. २, २, ३, १४; ४, ५, १,  
१३; १४; ६, २, १, ३६; २,  
५; १३; ११, १, ५, ९; ६, ३४;  
का. १, २, १, ११; ३, १२; तै. ३,  
९, १६, ४; -क्याभिः तै. १, ८,  
६, ६; -क्ये ऐ. १, ४; ७, ६-८;  
९; श. १, ६, २, १२; ७, ३, १६;  
२, ५, १, १४; ५, १, ३, ३; ६, २, २,  
१२; १२, ४, ३, ५; ४, १-५; १३,  
४, १, १३; १५; २, ७; १०; १३; ५,  
३, ७; का. १, २, १, १३; ४, ३,  
१२; तै. १, ८, ६, १.

याज्या-पुरो(-रस्ऽअ-)नुवाक्या-  
-क्ययोः शां. २६, ४; -क्याः शां.  
१, ४; ७, ८; ८, ८; १२, ८; १८, १४;  
श. १२, ८, २, १८; ३, ५; ९, १, १०;  
१३, २, २, १५; -क्ये शां. ३, ६;  
७, २; ८, २; श. १२, ८, २, ३५; ९,  
१, १०.

याज्या-रूप- -म् शां. ७, २; श.  
११, २, १, ६.

यात्(✓या)- यातुः तै. २, ८, ४, ३;  
यान् ऐ. ५, ३०; यान्तम् जै.  
१०५.

यातु- -तस्य प. १, ४.

यातुकीय- -म् शांआ. २, १६.

यातु-याम,मा- -मम् शां. २१,  
५; प. ३, १; गो. १, १, २२;

-मा शां. ८, ९; १३, २; २२, १; तां.  
६, ४, १२; गो. २, ६, १३; -माः  
श. ६, ३, १, २३; २४; ३, ३, ३;  
तां. ४, ३, १३; -मे गो. २,  
३, ९.

† 'न्क्या-' इति मुपा. स्वरदिचन्त्यः ।

यातु-यामन्- -म श. ६, ५, ३,  
९; ८, २, ३; ७, १, १, ११; १२, ४,  
२, ८; तै. ३, ३, ४, १; -मा श.  
९, १, २, २४; ३, ३, ४; तैआ. ५,  
७, ६; -माऽइव श. १, ५, ३,  
२३; ८, २, १; ४, ५, १, १३; ५, ५,  
१०; जै. १४३; -मानि शां. १२,  
७; श. ३, ९, ३, १०; ४, ३, २,  
५; १३, ३, ६, ६; तां. ४, ९, १७;  
१३, १०, १; आ. १; -म्ना तै. ३,  
२, ३, ९; ७, १, ५; जैउ. १, १२,  
४, ६.

यातुयाम्नी- -न्नी श. १३, ३,  
६, ६; तै. ३, ९, १८, २; -मन्यः  
श. ९, १, २, २४.

यातुयाम्न्य- -र्मा जै.  
१८४.

यातुयाम-रूप- -म् श. ८, ६,  
२, १३.

यातु-भ्रुच्- -चम् आ. १,  
२४९.

यातुवे तां. १२, १, ७.

यातु- -तुः श. १०, ५, २, २०; तां.  
१, ६, ७.

यातु-धान- -नाः श. ८, ६, १,  
१७; तै. २, ४, २, २; -नानाम् श.  
७, ४, १, २९; -नेभ्यः तै. ३, ४,  
५, १.

यातुधान-प्रेषित- -ताः श. ७,  
४, १, २९.

यातु-विद्- -दः श. १०, ५, २,  
२०.

यात्रा- -म् जै. ११७.

यात्रा श. ६, ७, ४, १०.

यान- -नान् तै. ३, ६, ३, १; -नानि  
प. ५, १०; -नेन गो. १, १, ३, २;  
-नैः तै. ३, १, २, १०.

यान-च्छत्र-शय्या- (य्याऽआ-)सना-  
(-नऽअ-)वसथ-ध्वज-पताका-गृहै-

(-हऽए-)कदेश-प्रभञ्जन- -नेपु प.  
५, ३.

यातयुजर्ना- -नः तै. २, ८, ७, ६.

याथातथ्य- -म् गो. १, १, ३८.

यादमान- -नः तै. २, ८, ७, ७.

यादस्- -से तै. ३, ४, १५, १.

यादृश(यद्/दृश)- -दृक् श. ६, ३,  
१, ७; ४, २, ८; ६, १, ६; ७, २, ७; ७,  
१, १, १९; २, २, २; ९, ३, १, २; तै.  
१, ४, ३, ४; ५; जै. १४३; -दृक्ऽइव  
ऐ. ३, ६; -दृक् तां. २, २, ३.

यादृश- -शः जै. १९८; -शम् श.  
१३, २, ७, ११; -शस्य जैउ. ३,  
६, ६, ५; -शाः जै. ५८; १८८;  
-शाच् श. ७, ४, १, १.

रियाम्(√यम्)||- -मः श. ३, ७, ३,  
४-६; तै. ३, २, ३, ९; -मम् श.  
३, ७, ३, ४; तै. २, ८, ७, ७;  
-मे श. ६, ३, २, ३. असौर्याम-  
-त्व- गद्र.

रयाम्(←यम्)- -मम् तां. ११, १०,  
२०; आ. १, ६५; ८३; ९२; १९४;  
३१९; ३९४; ४०९; ४१३; ४२४;  
५५७; जैआ. १, ६५; १९४; ३२०;  
३९५; ४०९; ४२४; ४६२;  
५५७; गो. २, २, १; -मानि  
आ. १, ४८७; ५५९; ५६२;  
जैआ. १, ४८७; ५६२; -मे  
आ. १, २३; ७१; ४१५; २,  
९, ३; जैआ. १, २३; ७१; ४१६;  
२, २१, १; -मेन तै. ३, ९, २०,  
१; तां. ५, ४, ११; ९, ८, ४;  
११, १०, २१.

यामी- -मीः शां. १६, ८; तै.  
१, ४, ६, ६; -मीम् ऐ. ३,  
३७.

याम-माधुच्छन्दस्(←यम्-मधुच्छ-  
न्दस्)- -से आ. २, १३, ३; जैआ.  
२, २१, ३.

यामकि- -कि शां. २७, १.

यामन्(√या)- -मन् ऐ. १, २, १; तै.  
२, ६, १०, १; ३, ६, १३, १; -मनः  
तै. २, ४, ४, ३; -मनि ऐ. ४,  
१०; शां. २०, २; २१, ३; २८, ६.

यायजू(क→)का(√यजू)- -काः श.  
१, ७, ३, १४; ४, १, २, १५.

यावत्(←यद्+वत्पु)- -वत् ऐ. १, १३;  
३०; २, १४; एआ. १, ३, ८; २,  
१, ७; शां. ६, ११; १७, ९;  
२५, २; ३०, ९; शांआ. १, २;  
४, ५; ५, २; ६, २०; श. १,  
२, ४, १; ५, ४; ३, ५, १४;  
६, ३, ११; ८, १, ३; ६; का. १, १,  
४, ६; १२; १३; २, १, ६; ४, १, ६;  
तै. १, ३, ३, ७; ७, ५; ४, ७, ७; ५,  
१०, ४; तैआ. १, २५, १; २६, ६;  
२, २, १; ८, १; ४, ३, १; तां. ६, ७,  
१४; १०, ३, ११; १६, ८, ६; १८,  
१, २४; २१, १, ९; २४, २, ३; जै.  
९०; १११; ११७; जैउ. १, ३, ४,  
१; २, ४, २, ६; ३, ३, ४, ८; प. १,  
५, ६; सा. १, २, ७; गो. १, २,  
१९; ५, २२; २, ५, ५; -वत्ऽ-वत्  
श. ६, १, २, २३; -वत्तः ऐ. ५,  
१; शां. २२, ४; शांआ. १, ८;  
श. २, ३, ४, ८; ३, ५, ३, ६; ११; का.  
१, ४, १, ६; ५, २, ५; १०; १५; तै.  
३, २, २, ४; सा. १, ८, १५;  
-वत्तऽ-वत्तः श. ५, ३, ३, ३; ४,  
३, १५; -वत्ता श. ११, ४, २,  
७; -वत्ताम् ऐ. २, ३९; जै. ७५;  
सा. ३, ६, ११; -वत्ति श. ८, ६,  
२, ८; तै. १, ५, २, १; जै. ७३;  
गो. १, २, ५; -वत्तिः ऐ. ६, २, ४;  
-वद्भ्यः ऐ. १, ३०; -वन्तः  
ऐ. १, १५; ७, १३; शां. २७, २;  
श. २, ३, ४, १६; ५, २, १४; २३;  
३, १६; ६, २, ४; ४, २, ५, ४; ६, ५,

† 'यातुयाम्न्यम्' इति पाठान्तरम्? । यातुयत्(√यत्)-जन- वस. । ॥ वृषादित्वादायुदात्तत्वम् पा. ६, १,  
२०३; द्र. । यातेर्वा मनिति सा. क्र. १, ३४, १ द्र. ।

४; ७, २, २, २०; का. १, ४, १,  
१३; ५, १, १२; १९; ६, २, २; तै.  
१, ६, १०, ४; २, १, १, १; ५, ३; ३,  
२, ५, ९; १२, ६, १-३; ४<sup>२</sup>; तां.  
६, ९, १६; १८, ६, ३; जै. १२५;  
सा. ३, ४, १०; गो. १, ५, ५;  
-वन्तम् ऐ. ३, १८; ५, २८; श.  
१, २, २, १०; ३, ६, ४, १७; ६, २,  
२, २८; २९; ५, २, १; १०, ३, १, ९;  
११, २, ६, १४; ५, ६, ३; ८, ३, ५;  
१३, २, ७, ११; तै. ३, १०, ११,  
६; तैआ. २, १४, १; -वन्ति श.  
१, ५, ३, २३; ७, ३, ५; ६, २, २,  
२९; ७, ३, १, ४१; १०, ४, २, १;  
४, २; १२, ३, २, ५; तै. १, ३, ८,  
१; ८, १०, १; तां. ७, ३, ४; १८,  
११, ६; गो. १, ५, ५; -वान् ऐ.  
२, १४; ६, २९; श. १, २, २, १०;  
५, १२; १३; ३, २, १; २, २, २, ३-  
५; ३, १, ३, ३; ४, २, ३; २, २, ४; ५,  
३, १; ६; का. १, २, २, २-४; २,  
२, १, ७; ३, ११; तै. १, १, ५, ३;  
३, ३, १; ७, ५, ५; ६, ५; ८, ७, २;  
३, ३, ८, ३; तैआ. १, २५, ३; ५,  
२, ११; ६, ३; ७, १०; ९, ६; तां.  
६, ७, १२; ७, २, ४; ९, ५, ११; ९,  
१५; १४, १२, ५; १८, ६, २; जै.  
६३; १३९; २१२; जैड. १. ६, २,  
९; सं. ४; ष. २, १०; ३, १; गो.  
२, १, २६; २, ११; ६, ८.  
यावती- -ती ऐ. २, १३; ऐआ.  
१, ३, ८; श. १, २, ५, ७; १२:  
१३; ३, ३, ९; २, २, २, ३-५; का.  
१, २, २, २-४; २, २, ३, ७; ११;  
तै. १, ५, १०, २; ३; ४; ५; ६; ३,  
२, ९, १२; जैड. १, १, ५, ५; तां.  
१५, ७, ५; १८, ८, ३; २४, १४, १;  
जै. २३; -ती: ऐआ. १, ५, २;

५, ३, १; शां. १३, ८; श. ११,  
५, ९, ११; तै. १, ६, १, ९; २, ७,  
१, ४; ५, १; ३, २, ९, १५; १२, ६,  
३; ८, १; तैआ. २, १५, १; सा.  
१, ८, १४; -तीनाम् सं. १, ८,  
७; -तीभिः तां. ९, ३, ८; ९;  
-तीभ्यः श. १, १, २, १९; का.  
२, १, २, १४; -तीम् श. १, २,  
५, १४; का. १, ३, ४, ८; तै. १,  
७, ३, २; -त्यः ऐ. ६, ९; श.  
३, ८, २, ७; ४, १८; ४, ३, १, २५;  
५, ७, ५; ६, २, २, २९; ९, ४, ३, ९;  
१३, ५, १, १४; ३, ४; तां. ४, २,  
७; -त्या ऐ. ३, ४५.  
यावच्छसयावच्छसः(ः) का. १, २,  
३, ३; यावच्छसयावच्छसः(ः)  
ऽइवृश. २, २, ३, ४.  
यावच्छ(-त्स)-स्त्र- -म् शांआ. २,  
१७.  
यावज्जी(-त्सजी)-वम्(णमुल)ई श.  
५, २, २, ४; ५, ३, ६; ७; ७, २, ४,  
१४; ९, ३, ४, ४.  
यावत्-काम- -म् ऐ. ६, ३३; जै.  
१८४.  
यावत्-क्रतु- -तुः श. १०, ६, ३, १.  
यावत्-तरस- -म् तै. ३, १२, ५, ३;||  
तैआ. २, १५, १.  
यावत्-पद- -म् तै. ३, १२, ५, ५.  
यावत्-प्रिय- -यः तै. ३, ३, २, ५.  
यावद्(-त्सभ)-प्रिय- -यः तै. ३,  
३, २, ४.  
यावद्दह(-त्सअहन्)- -हम् शां.  
१९, ४; ५; -हे श. ३, ३, ४, १९.  
यावदा(-त्सआ)-युप- -म् सं. १, ५,  
६; १५.  
यावदा(-त्सआ)-वास- -साः जैड.  
२, ४, ३, ६.  
यावद्-देवत्य- -म् श. १, २, १, २२.

यावद्-वीर्य- -म् श. २, २, १, २०.  
यावद्वीर्य-वत्- -वत् श. १, ३,  
३, ७.  
यावन्मा(-त्समा)-त्र- -त्रःऽइव श.  
१०, ३, ५, १२; -त्रम् शां. २६,  
५; श. १, ७, ४, १०; गो. २, ५, १;  
-त्रम्ऽइव ऐ. ४, ५; श. १, ७,  
२, ९; ४, १, ३, ८; -त्रेण श. १०,  
३, ५, १२.  
यावि-होत्र- -त्रम् श. १, ७, २, २६.  
यास्क(←यस्क)- -स्कात् श. १४, ५,  
५, २१; ७, ३, २७.  
यास्यत्(√या)- -स्यन् श. ६, ८, १, ८.  
यि जै. १७६.  
यिरा जै. ६२.  
यु- युः जैड. ४, ८, ३, ५.  
√यु, युते श. ३, २, २, २५; ४, २, ५, ६;  
१३, ६, १, ९; युते श. ३, ६, १, १०;  
४, २, ५, ६; तै. ३, ३, ३, ३; युवते  
श. ८, ४, २, ११; युवे तैआ. १, २, ७,  
६; युवेऽह्वे तैआ. १०, ९, १;  
युयोथाः ऐ. ३, ३४; तै. २, ८, ६, ९;  
युयोधि श. ३, ६, ३, ११; ४, ३,  
४, १२; ६, ८, २, ९; १४, ८, ३, १;  
तै. २, ८, २, ३; युयोधि तै. २,  
८, २, ४; तैआ. १, ८, ८; युयोत  
तैआ. १, २९, १; अयुवत श. १,  
७, २, २५; २६; ३, ६, १, ९;  
अयुवत श. ३, ६, १, ९; युयवन्  
श. ५, १, ५, २२; युयात् श. ६,  
८, २, ९; यूयात्ताम् तै. ३, ७, १०,  
५; योष्ठाः तै. ३, ७, ७, १२;  
योपम् तै. ३, ७, ७, १२; जै. १२७.  
अयाचि तै. २, ६, १०, २.  
यव्य श. ३, ६, १, ११; ७, १, ४;  
तैआ. ६, ९, २; १०, २; यवयान्  
श. १३, ८, ३, १३; यूयवत् तै.  
३, ६, १३, १. युविता- अद्.

§-यावत्सो यावत्सःऽइव' इति अज. मुपा. । §मु.पाठे स्वरभावदिचन्त्यः । §-त्र- इति Pw. Mw. चिन्त्यौ । || 'या...र-' इति मुपा. स्वरो निम्नयः । तु. मँसं. १, १०, ८ । † Kt. टि. द्र. । † 'व-' W. मुपा. स्वरदिचन्त्यः । † 'वायुः' इत्यस्यान्तिमो भागः । † व्यत्ययेन यकारस्य हकार इति सा. ।

युक्त- युक्ति- युक्त्वा, युग- युग्म-  
 √युज् द्र.  
 √युज्, युङ्क्ते ऐ. १, २९; ६, २३३;  
 श. ९, ४, ४, १०; युङ्क्ते श. १,  
 ८, ३, २७; ९, २, ३२; ५, ५, २, १;  
 ३; ४; ६, ३, १, १४; १६; १७; ७,  
 २, २, २१; ९, ४, २, ९; २७; ४, १०;  
 १५; १३, ८, २, ९; तां. ६, ३, १५;  
 सा. १, ८, २; गो. २, ६, ५;  
 युनक्ति शां. ३, ३; श. १, ३, १,  
 १२; ४, ४, १४; ८, २, ५; ५, १, ५,  
 १५; ७, २, ४, २९; ९, ४, ४, १४;  
 १०, ५, २, २०; का. २, २, ४, ९;  
 युनक्ति श. १, १, १, १३; ४, १,  
 ४; ३, ३, ४, १२; ५, १, २, ४; ३, ११;  
 ५, १, ४, ७; ८; ९; १०; ४, ३, ५; ६;  
 ६, ४, ३, ७; ८, १, ८; ७, २, २, २;  
 ५; ६; ५, १, ३३; ९, ४, २, ९; १०;  
 ११; ४, १; २; ७; १२; १३, २,  
 ६, १; ८, २, ५; का. २, १, १, १०;  
 २, ४, ९; तै. १, ३, ५, ३; ६, ४;  
 ६, ५, १; ७, ९, १; २; ८, ४, ३; ३,  
 ३, ७, ५; ८, १, ८, ४; ९, ४, १; २;  
 ३; तां. ६, ५, ५; ७, १०, ६; ११,  
 १, ६; ४, ५; ५, १; १२, ४, १४; १५,  
 १०, ४; १६, ५, १४; १९; १८, ८,  
 ७; ८; ११; १०, २; जै. २७; जैउ.  
 ४, १०, १, १; प. २, १; २; ३, ७;  
 युनजते शां. २६, १५; युञ्जते  
 ऐ. ४, ३०; २०, २; २२, १;  
 २५, ९; श. ३, ५, ३, ११; ६, ३,  
 १, १६; १४, १, २, ८; युञ्जते श.  
 ३, ५, ३, ११; ६, ३, १, १६; १४,  
 १, २, ८; तै. २, ४, ५, ३; ५, ३, २;  
 तैआ. ४, २, १; तां. ६, ३, १५;  
 ११, ९, २; युञ्जन्ति शां. २५,  
 १५; २६, १; श. १, १, २, ८; ४,  
 २, १; ४, १३; १४; ८, ३, २६;  
 ९, २, ३३; ७, २, २, ४; ५; ९, ४,

२, १०; ४, १२; १५; १३, २, ६, १;  
 तै. ३, ९, ४, १; २; युञ्जन्ति ऐ.  
 १, ३, १, १३; ९, २, ३३; ३, ५, १,  
 २४; ६, ४, ३, ७; ७, २, २, ४; का.  
 २, २, ४, ९; तैआ. ३, ११, ८; गो.  
 २, ४, १५; युञ्जे प. १, ४; युञ्जे  
 ऐ. १, २९; श. ६, ३, १, १७; तै.  
 २, ४, १, ३; ८, २, ५; युनजिम ऐ.  
 ६, २२; शां. २९, ४; श. ५, ४,  
 ३, ५; ९, ४, ४, ३; तै. १, ७, ९,  
 १; ३, ७, ७, ३; ४; युनजिम तै.  
 २, ४, ७, ८; तैआ. ६, १, १; तां.  
 १, २, १; गो. २, ६, ४; युयुजे श.  
 ६, ३, १, १५; युयुजिरे जै. २०४;  
 युयुजुः श. ५, १, ४, ८; जै. १९२;  
 युनजान् श. ९, ४, ४, १७; युनक्तु  
 तां. १, ३, ५; ५, १०; ११; १४;  
 युञ्जन्तु श. ५, १, ४, ९; युङ्क्ते  
 ऐ. ५, १; शां. २२, ३; श. ४,  
 ५, ३, १०; ७, ५, १, ३३; तां. ४,  
 २, १९; युज्ते तै. १, ५, ८, २;  
 योज्ते श. २, ६, १, ३८; का. १,  
 ६, १, २५; तै. १, ६, ९, ९; युङ्गधि  
 श. ११, ८, ४, २; युञ्जायाम् श.  
 ६, ३, २, ३; युङ्गध्वम् जै. १६८;  
 १७६; २०४; युङ्क्य श. १, ३,  
 ३, १५; युङ्क्त श. १३, ८, २, ५;  
 जै. ११५; युनक्त श. ७, २, २,  
 ५; युनजामहै जै. १८६; युन-  
 जाम श. १, १, २, ८; ८, ३, २६;  
 का. २, १, २, ९; अयुङ्क्त श. ६,  
 ३, १, १२; अयुङ्क्त श. ६, ३, १,  
 १२; तै. १, ६, ९, ९; अयुञ्जत  
 ऐ. १, २, ९; श. ९, ४, २, ९; तै.  
 १, ५, २, ९; अयुञ्जन् श. १, ४, २,  
 १; तै. १, ३, ५, ३; युञ्ज्यात् श. ९,  
 ४, ४, १५-१७; युञ्ज्यात् तै. ३,  
 ३, ७, ५; तां. १६, ५, १३; सा. ३,  
 ६, ३; युञ्जीत तैआ. १०, ६३,

१; अयुक्त तै. २, ४, ५, ४; अयुक्त  
 तै. २, ८, ७, २; अयुजः तैआ. १०,  
 १, १६; अयुग्ध्वम् तै. २, ४,  
 ४, ३.  
 युज्यते ऐ. ३, १३; ६, १८; ऐआ.  
 २, ३, ८; श. १, ८, २, १०;  
 युज्यते तै. ३, ३, १०, ४; तां. ६,  
 ५, २१; ११, १, १-४; ४, ५; ५,  
 २२; ९, ६; १४, १०, ५; १५, १०,  
 ४; जै. १०१; प. २, २; गो. १,  
 १, २२; २, ५, १५; युज्येते श. ३,  
 ३, ४, १२; युज्यन्ते ऐ. ६, २३;  
 शांआ. ४, ६; श. ४, १, १७;  
 युज्यन्ते श. १३, ८, २, ५; ९; १४,  
 ८, १४, २; तां. ८, ७, १; ११,  
 १, २; २, १; ७, १; प. २, २;  
 युज्यातै तै. ३, ३, ३, ४; युज्ये-  
 ताम् गो. २, ३, ११; युज्यन्ताम्  
 श. १३, ८, २, ५; तैआ. ६, ६, १;  
 युज्येयाम् श. ३, ३, ४, १२;  
 युज्येत शां. २६, ८; गो. २, ३,  
 ११; युज्येयाताम् शां. २६, ८;  
 युज्येरन् श. ४, ४, १, १७; अयोजि  
 ऐ. २, १८; अयुजि शां. २२, १.  
 अयोजयन् गो. २, ६, ६.  
 युक्त, क्त- -क्तः ऐ. १, १४; शांआ.  
 १, ८; श. १, ४, ४, १४; ८, २, ५;  
 ४, ४, ३, १३; ५, ३, १, ७; १२, ४,  
 १, १०; १३, २, ७, ६; तै. २, ८, ७,  
 ७; तां. १, २, १; जैउ. ३, १, ५,  
 ६; ४, १०, १, १; गो. २, ६, ४;  
 ५; -क्तःऽङ् ऐ. ६, २२; श.  
 १६, २; -क्तम् ऐ. ५, ३०; ऐआ.  
 २, ३, ८; श. ४, ३, ४, १२; ५,  
 ८, १५; ६, ४, ३, ७; ७, ४, ८; ७,  
 १, १, ४, २; ५, १, ३, ३; ९, ४, २, ११;  
 १२, ४, १, २; तै. ३, ३, ३, ४;  
 तां. ११, २, २; ५, १; ५, १; जै.  
 १८६; प. २, १; २; -क्तस्य

० सर्वत्र दीर्घान्तो मुपा. । संहितादीर्घोऽत्र द्र. । † १- अयुक्त इति पाठः । ‡ 'युज्यताम्' इति साधयानिव ।

शांआ. १,८; -क्तयोः ऐ. १,१४;  
 -क्ता श. १,३,१,१२; ४,५,३,९;  
 ७,१,१,४२; का. २, २, ४, ९;  
 तैआ. ३, ११, ७; गो. १, ५, २४;  
 -क्ताः ऐआ. २,३,८<sup>२</sup>; शां. १३,  
 ५; २२,३; श. १,८,२,८; ३,१०;  
 ४, २, १, ३२; ४,३,१; ५, १, ४,  
 ११<sup>३</sup>; ५, २, १; ३-५; ११, ५, ५,  
 १३; १४, ५, ५, १९; तै. ३, ७,  
 ९, २; तैआ. ७, ११, ४<sup>२</sup>; तां. १,  
 २, १, ५; जैउ. १, १४, ३, १, ५<sup>३</sup>;  
 सं. ३; गो. १, ५, २४; युक्ताःऽ  
 इव शां. १३, ९; -क्तानि शां.  
 १८, ४; श. १, ८, २, ८<sup>२</sup>; ४,  
 ४, ३, १<sup>३</sup>; -क्ताभ्याम् श. ३, ५,  
 ३, ११; -क्तासः शां. २६, ८; -क्ते  
 ऐ १, १४; ऐआ. २, ३, ८; श. ९,  
 ४, ४, १; तां. १६, १०, ६<sup>३</sup>; -क्तेन  
 श. ६, ३, १, १४; ९, ४, २, ९<sup>३</sup>; ११;  
 ४, १<sup>३</sup>; तां. ४, २, १९; ६, ८, ६;  
 -क्तैः ऐआ. ३, २, ४; श. ११,  
 ५, ५, १२; तां. ६, ५, २१;  
 -क्तौ तै. ३, ७, ५, ११.  
 युक्त-प्रावन्- -वा तां. १, १०, ४.  
 युक्त-मनस्- -नाः श. ११, ५,  
 ७, १.  
 युक्त-वत्(मत्तुप्)- -वत् ऐ. ४,  
 २९; ३०; ५, ४; १६; शां. २०, २<sup>३</sup>;  
 २२, १<sup>३</sup>; ३; ६; २६, ८<sup>३</sup>; -वन्ति शां.  
 २२, १.  
 युक्तवती- -ती ऐ. ६, २२;  
 -तीभ्याम् श. ७, ५, १, ३३;  
 -तीम् गो. २, ६, ४.  
 युक्ता(-क्तऽव्)-श्च- -श्च तां. ११,  
 ८, ८; जै. १७१<sup>३</sup>; -श्चम् जै.  
 १७१.  
 युक्ति- -क्तिः ऐ. ६, २३<sup>३</sup>; गो. २,  
 ६, ५<sup>३</sup>; -क्तिम् जैउ. ३, १, ५, ४;  
 -क्त्यै तां. ११, १, ६; १८, ९,

१८.  
 युक्त्वा श. १, ४, २, १; ४, १५; ४,  
 १, ५, ६; ५, ५, २, ३; ६; ११, ८,  
 ४, ३; तै. २, ४, ३, ११; तैआ.  
 १, ११, ८; तां. १४, ३, १३.  
 युक्त्वाय श. ६, ३, १, १५.  
 युग- -गम् तैआ. १, १३, ३; जै.  
 १३७; -गा श. ७, २, २, ४; ५; ३,  
 १, ३४; -गानि श. ७, २, २, ४;  
 ५; तै. १, ५, १, ३; २, ८, ७, १;  
 -गे शांआ. २, १७; -गेन श. ३,  
 ५, १, २४; तै. ३, ७, १०, १.  
 युग-पद्- -त्, द् सा. ३, ४, १०.  
 युग-मा(त्र→)त्री- -त्री श. ३, ५,  
 १, ३४; -त्रीम् श. ७, ३, १, २७.  
 युग-शब्ध- -भ्येन श. ३, ५, १,  
 २४<sup>३</sup>.  
 युग्य- -म् आ. २, १८, ६; जैआ.  
 २, ९, १५.  
 युग्मन्- -मभिः श. ९, ३, ३,  
 ४<sup>३</sup>.  
 युज्- युज् श. ५, ४, ३, २५; तै. १,  
 ७, ९, ५; युजः ऐआ. २, ३, ८<sup>३</sup>; ९,  
 २, १; युजम् तै. २, ७, १३, १;  
 ८, ५, २; युजा ऐ. ६, ३६<sup>३</sup>; तै.  
 २, ६, १८, ३; तां. १२, ४, ४;  
 युजोः श. १, ४, ४, ७; युजौ श.  
 १, ४, ४, १; ७; ८, ३, २७; ५. ३, ७.  
 युग्मत्- -ग्मतः श. ९, ३, ३, ४;  
 -ग्मताम् श. ९, ३, ३, ५; -ग्मन्तः  
 तां. १६, १४, ६; १९, ८, ५; ११,  
 ७; २०, ११, १०; २२, ६, ५; ७,  
 ७; जै. १२९; -ग्मन्ति तां. ३,  
 ९, ३; -ग्मन्तौ तै. २, ७, १८, ४.  
 युजान्- -नः तै. २, ८, ७, ८.  
 युज्य- -ज्यः श. ३, ७, १, १७<sup>३</sup>; ५,  
 ५, ४, २२; ७, ५, १, २५<sup>३</sup>; १२, ७,  
 ३, ९; १०; तै. २, ६, १, २; ३;  
 -ज्यम् तै. २, ४, ३, ९.

युज्यमान- -नः श. ५, १, ४, ९;  
 -नम् श. ७, २, २, ४; तै. २, ८,  
 १, ५; -ना ऐ. ५, २०; तै. २, ७,  
 १३, १.  
 युञ्जान्- -नः श. ६, ६, १, १२<sup>३</sup>.  
 -नम् तां. १०, ६, १.  
 युञ्जान-वत्(मत्तुप्)- -वत् शां.  
 २२, १. योग-योक्तुम् अद्र.  
 युध्, युध्यति श. ३, ४, ४, २२;  
 युध्यन्ते तैआ. ६, ३, २; युध्यन्ति  
 श. ३, ४, ४, २१; युयुधे श. ४,  
 १, ५, ३; युयुधाते ऐ. ६, १५;  
 युयुत्से श. ११, १, ६, १०<sup>३</sup>;  
 योत्स्यामः श. २, ६, ४, २-४;  
 का. १, ६, ४, ३-५; युध्य तै.  
 २, ४, ७, ४; युध्यामहै जै. ३४;  
 ३७; अयुध्यत श. १३, १, ५, ६;  
 ४, ३, ५; अयुध्यथाः तै. ३, ९,  
 १४, ४; योधीः ऐआ. ५, १, ६.  
 योधयन्ति तैआ. २, २, १; योध-  
 यध्वम् तैआ. २, २, १.  
 युध्- युस्त्तु तै. २, ४, ३, ८; १२; ७,  
 ४, १; ८, ३, १; युधः श. ५, २, ४,  
 १६<sup>३</sup>; युधम् जै. ३४<sup>३</sup>; ३७<sup>३</sup>;  
 युधा तै. २, ८, ३, ३; तां. ७, ५,  
 १५; जै. २१<sup>३</sup>; युधे तै. २, ४, ४, ३.  
 युधां-श्रौष्टि- -ष्टिः, -ष्टिम् ऐ.  
 ८, २, १.  
 युधा-जि- -जेः आ. १, ५११.  
 युधा-जित्- -त् तां. ७, ५, १४.  
 युधा-जीव- -वः जै. २१<sup>३</sup>;  
 -वस्य आ. १, ५११.  
 युधाजीवत्- -वन् जं. २१<sup>३</sup>.  
 युद्ध- -द्धम् ऐ. ३, ३९<sup>३</sup>; श. १३, १,  
 ५, ६; तै. १, ५, ९, १; ३, ९, १४,  
 ४; -द्धानि श. ११, १, ६, १०;  
 -द्घेन ऐ. ६, ३६; शांआ. ५, १;  
 तै. ३, ९, १४, ४.  
 युध्म- -ध्मस्य ऐ. ५, ५; शां. २२, ८.

† युधा । जीवत् इति पृथक्पदे भिन्नं पदद्वयं वेति सन्देहास्पदम् । 'युधाजयत्' इति वा स्यात् । सुधिय एवात्र प्रमाणम् ।

√युप्, अयोपयन् ऐ. २, १<sup>३</sup>; श. १, ६, २, १; ३, १, ४, ३; २, २, २; ११; २८; ४, ३, १५; ७, १, २७; अयूयुपन् ऐ. २, १. योयुप्यते तै. ३, २, ९, १३; योयुप्येन् श. १, ८, ३, १८<sup>३</sup>. योपयन्, योपयित्वा अद्र. युयुत्समान(√युष्)- नस्य सा. ३, ६, १.

युवन्(√यु)- युवा ऐ. १, १६; २, २<sup>३</sup>; ५, २१; ऐआ. ५, २, २; शां. १०, २<sup>३</sup>; श. १२, ४, ३, ५; १३, १, ९, ८<sup>३</sup>; तै. २, ४, ५, ७; ७, १२, ३; ३, ६, १, ३; ७, १०, ३; ८, १३, ३<sup>३</sup>; तैआ. १, २७, २; ४, १३, १; ८, ८, १; तां. १४, १२, ३|| जै. २०३; २०४; सा. १, ४, १४; युवानः श. १३, ४, ३, ७; तै. २, ५, ५, ४; ष. ३, ७; युवानम् तैआ. ४, २०, १; ष. १, ४; ०युवाना तै. २, ७, १५, ६; ८, ६, ८; तैआ. ३, १४, ३; युवाना ऐ. ५, १९; शां. २६, १३; श. ८, ६, ३, २२<sup>३</sup>; यूने तै. २, ४, ५, ३.

युवति- नयः श. १३, ४, ३, ८; तै. २, ८, ७, ४; ३, १, २, ४; ष. ३, ७; -तिः श. १३, १, ९, ६; तै. १, २, १, २७; ३, १, १, १२; ७, ६, ४, ५; ७, १४; ८, १३, २; तैआ. ६, ७, १; जै. १८०; -तिम् ऐ. ४, २०; तै. ३, १, १, ९; तैआ. ६, १२, १; सा. ३, ८, २; -०तै जै. १८०.

युवि(त→)त्ता- न्ता श. ३, २, १, २२.

युवहेवत्य- युष्मद्- द्र. युष्मद्- →त्व ऐ. १, २२; ३, ३०; ७, ७; १७<sup>३</sup>; ऐआ. १, ३, ४; २, १, ४<sup>३</sup>; ५, ३, २; श. १, ४, १, १२<sup>३</sup>; ३, ३, १, १२<sup>३</sup>; ४, ३, ९; ६, ३, २१; ५, २,

४, १२; ६, ३, २, २; का. १, २, ४, १३; तै. १, १, ४, ६; २, १, २०; २, ४, १, १; ३; २, ७; ४, १; ८; ६, १; ५, २, ४; ५, ५; तैआ. १, ३१, १; २; ३, १४, ३; ४, ७, ५; १०, १, ९; १६; तां. ४, २, १९; ९, २, २०; १२, ९, ३; १३, २, १; ३, १२; १५, ४, ३; जै. ५३<sup>३</sup>; ९५; १४८<sup>३</sup>; जैव. १, ६, २, ८; ३, ५, १, ४; १२; २, ४<sup>३</sup>; ६; ८, ४; १३; सं. १, २, ६; ९; ४, ८; ६, १५; ७, १०; २, ४, ३; ४; सा. १, ५, ८; १५<sup>३</sup>; गो. १, २, २१; २, २, २१; ३, १४; ४, ३; ६, ४; त्वइव श. ५, ३, ५, ३<sup>३</sup>; ४, १, ११<sup>३</sup>; तुभ्यम् ऐ. १, २६; २, १२<sup>३</sup>; ५, ६; १४<sup>३</sup>; १९; २०; शां. २४, २; ६; २६, ११; १२; श. १, ४, ५, १२; २, २, ४, १७; ३, ४, ३, १८; ५, १, १५; ९, ४, १७; १८; ६, ४, ३, ४; ५, १, १०; ७, २, १, ९; ३, २, ८; तै. २, १, २, ५; ६; ३, १२; ७, ९; ७, ८, १; १६, १; १७, २; ३, ६, ७, २<sup>३</sup>; तैआ. २, ५, २; जै. ६; १३६; १५२; गो. २, २, ४; तै ऐ. १, ४; ९; १३<sup>३</sup>; ऐआ. १, ३, ४; ७; २, २, ३; ४, १, १; ५, १, १; २<sup>३</sup>; शां. १, १; ७, ४; १०<sup>३</sup>; ८, ५; १०, ६; १२, ३<sup>३</sup>; शांआ; ४, १; २<sup>३</sup>; ४<sup>३</sup>; ८<sup>३</sup>; ९<sup>३</sup>; श. १, १, २, १२; ४, १, १, १८; १, १, १, १४, १५; २, ४; ३, २२; २, २, ३, २३; का. १, १, ४, २५; ३, ३, १६<sup>३</sup>; तै. १, १, ७, २; ३<sup>३</sup>; तैआ. १, १, ३; २, ४<sup>३</sup>; २७, २; ६, १, १; तां. १, २, १<sup>३</sup>; ५, ९<sup>३</sup>; १३; ७, ७; जै. ५३<sup>३</sup>; १५१; जैव. १, १, १, २; १०, २, १; २; १८, ४, ११; १३; ३, २, ५, १; ५, ५, ६; सं. १, १, २<sup>३</sup>; १२<sup>३</sup>; १३; १५; २, २१<sup>३</sup>; ३, १-३; ष. १, १; २<sup>३</sup>; ६; ४, ७; सं. ३; सा.

१, ४, ३; १९; गो. १, १, १४; ३१<sup>३</sup>; ३२<sup>३</sup>; ३३; त्वत् ऐ. १, २७; शांआ. १२, २; ७; श. १, ४, ५, ९<sup>३</sup>; १०; ११; तै. १, २, १, २०; ७, ८, ७; २, २, १०, १<sup>३</sup>; ४, ३, २; ५, ८, ७; ७, १५, ४; १६, २; ८, १, २; तैआ. ४, ५, ७; ६, २, १; ४, २; ७, १; तां. ८, १, ५; ९, १०, १; ष. १, ६; सं. १, १, १३; २, ५, ८; त्वम् ऐ. १, ४<sup>३</sup>; ९; १६; २५; २६; २८<sup>३</sup>; ऐआ. १, २, १<sup>३</sup>; २, १, ४<sup>३</sup>; ४, १, १; ५, २, २<sup>३</sup>; शां. १, १; ६, २-९; ७, ४<sup>३</sup>; ८, १; शांआ. ३, ६; ४, १०; ५, १<sup>३</sup>; १२, १; श. १, ४, १, १९; ३९<sup>३</sup>; २, १<sup>३</sup>; १५<sup>३</sup>; ५, ४; ९<sup>३</sup>; १०; ११; ६, १, ७; ६, ८, २, ६<sup>३</sup>; का. १, ३, ३, १६; ४, १, ५; ९<sup>३</sup>; १२<sup>३</sup>; १६<sup>३</sup>; १८<sup>३</sup>; २२; २, ५; तै. १, २, १, २०; ४, २, २; ७, १०, २; २, २, १०, १<sup>३</sup>; ३, ११, ४; ४, १, २<sup>३</sup>; ६; ७; ११; २, १; ३, ८<sup>३</sup>; तैआ. १, ६, १<sup>३</sup>; ८, ५; २३, ४<sup>३</sup>; २, ३, १<sup>३</sup>; तां. १, ६, ५; ८, १, ३; ५; ११, ९, १; १२, ११, २; जै. ६<sup>३</sup>; १४; १७<sup>३</sup>; ५३; ९५<sup>३</sup>; जैव. १, १, ५, १; २<sup>३</sup>; १२, ५, १; १६, २, ५<sup>३</sup>; ७; ९; ११; सं. १, १, १३; २, १<sup>३</sup>; १९; ४, १-४; ५, ७; ६, ३१; ३२; ष. १, ४; ६; ७; सा. १, ३, ६; ८, ४; १३; २, ३, १०; ६, १५; ७, १३; ८, ३; गो. १, १, ३२; २, १८; ३, ६; १५<sup>३</sup>; २, २, ४; २१; ३, १४; २३; ४, १; ६, ९; १४; त्वया ऐ. १, ४; ७; ३, २९; ६, ३४; ७, १४; १७; शां. १२, ३; १५, २; २६, १०; शांआ. १२, ३; श. १, ४, १८; ९, ३, १९; २, ३, ४, २१; ३, ७, ४, ९; ४, ३, १७; ४, १, १७; ५, ३, ५, २८<sup>३</sup>; ६, ३, १, ३९<sup>३</sup>; ११, ८, ३, ५<sup>३</sup>; का. १, ४, १, १६; तै. १, २, १, ५;



७, १, २; २, ३, ११, ४; ४, १, ६; १०;  
 २, ६; ६, ८; ८, ७; ६, १६, १; ३, ७,  
 ४, १२; १३, २; तैआ. ७, ११, २;  
 ३; १०, १, ८; ३९, १; तां. ४, ७,  
 ६; ८, ८, १; जै. १४०; जैड. १,  
 १६, १, ३; ५-७; १७, १, ७; १८,  
 १, ७; ३, १, २, ३; मं. १, २, ५; २,  
 १, १३; ४, ६; ५, १२; गो. १, ३,  
 ६; २, १, ७; त्वयि ऐआ. १, ३,  
 ४; शांआ. ४, १५; श. १, ७, ३,  
 ९; ३, २, ३, ४; ३, १, ८; ४, ३, ९;  
 ६, ३, २१; ७, १, ४, ८; ६, १, २,  
 २१; ११, ४, ३, २०; ६, २, १०; तै.  
 ३, ११, १, १-४; ६-१२; १४;  
 तैआ. ७, ४, ३; १०, १, ८; जै.  
 १८८; जैड. ३, ५, १, ५; ७; ८;  
 १३; १५; १६; २, ७; ९; १०; १३;  
 १४; मं. १, १, ४; २, ४, ११; ५,  
 ११; त्वा ऐ. १, ४; १६; १९;  
 २१; २३; २८-३०; ऐआ. १, २,  
 १; ३, ७; ५, २; २, १, ४; ३, १, ३;  
 ५, १, २; ४; ६; शां. ६, १४; ७,  
 ३; ८, १; २; ४; ५; शांआ. १, ३;  
 ७; ४, ११; ७, ९; १०; १२, ४;  
 श. १, १, २, १३; १७; २०; २३;  
 ३, ११; ३, १, ६; १९; २३; २, ६;  
 ८; ८, २, ६; का. १, ४, १, १६;  
 २२; ६, १, १४; २५; तै. १, १, ४,  
 ८; ७, ३; ८, ६; २, १, ९; ४, ४, ९;  
 ७, १, ६; २, १, ११, १; तैआ. १,  
 ७, ५; ८, ४, ५; १२, २; २, ३, १, ४,  
 १; १९, १; ३, १०, १; २; ४; तां.  
 १, २, ७; ५, ७; ८, १५; ९, १२;  
 १०, ६; जै. ९; १६; ७९; ८२;  
 १०१; जैड. १, १०, २, १; ३; १७,  
 २, ७; १८, ४, १४; ३, ५, ८, १०;  
 ६, २, १; प. २, १०; मं. १, १, ५;  
 २, ६-१२; १६; २१; ३, १०; ४, १-  
 ३; सा. १, ६, ९; ७, ७; २, १, ११;  
 ३, ४; ६, ११; ८, १; ३, १, ५; ११;  
 ६, ३; गो. १, १, २९; ३१; ३२;

३८; २, १७; २१; ३, २०; २, १, २;  
 त्वाऽइव शां. १, ५; २, ३; ७, ८;  
 १८, १०; शांआ. २, १७; श  
 ७, ५, १, ३४; का १, ३, ३, ५;  
 त्वाम् ऐ. १, १६; २, २; ३, ८; ४,  
 ३१; ७, ४; १२; १४; १६; १८;  
 ऐआ. २, २, ३; ७, २, ४; शां. ७,  
 ९; ८, १; १०, २; २०, ४; २२, २;  
 २४, ८; शांआ. १, ६; ४, ११;  
 १२, ३; श. १, ४, ५, ४; ६, १, ६;  
 ८; २, ३, ३, २; ३, ४, ३, ७; ९, ३,  
 ७; का. १, ३, ३, १६; तै. १, २,  
 १, १२; ६, ९, ७; २, १, ६, ४, ४, १,  
 ४, ३, ८; ५, ६; ६, १५, २; ७, ४, १;  
 १२, ६; तैआ ३, १४, २; ६, ५, ३;  
 ८, १; ७, १, १; १२, १; तां. ४, ७,  
 ७; ११, ९, १; ३; १२, १२, ३; १४,  
 ५, १५; २५, १३, ३; जै. १४०;  
 जैड. २, ३, १, ५; ७; ९; ११; ३, ३,  
 ४, ३; ४, ६, ३, ३; सा. १, ४, १४;  
 २, ७, १; गो. १, १, २२; २, ३, ५;  
 ४, १; १६; ६, १; १४; त्वाया  
 तै. ३, ६, १०, ५; तैआ. ६, २, १;  
 त्वे ऐआ. १, ३, ४; १, २, २;  
 श. ३, ३, १, ८; ४, ३, ९; ६, ३,  
 २१; ७, ३, १, ३१; ९, २, ३, ३९;  
 तै. १, २, १, ८; २, ७, १२, ६; ३, ५,  
 २, ३; ६, १, ३; १०, १; ५; मं. २,  
 ४, ४; युक्त्व तै. ३, ६, ८, २;  
 युक्त्व्याम् तै. २, ८, १, ६; युक्त्व  
 ऐ. २, ९; २२; ४, ११; ऐआ. १,  
 ५, १; १, २, १; शां. १८, ५; १३;  
 श. १, ६, ३, १३; १८; ४, १, ४,  
 १०; ६, ९, १४; ५, ५, ४, २५; ७,  
 ४, १, ४०; ८, २, १, ३; १२; ३, १,  
 ३; ८; १२, ७, १, ११; तै. १, ८,  
 ६, १; २, ४, ४, ६; ५, ७; ५, ६, ३;  
 ७, १६, ४; ८, ४, ५; ६, ६; ७, ८; ३,  
 ५, ७, २; ३; तैआ. ३, ११, १२;  
 तां. ६, १०, १४; जै. १८६; मं.  
 २, ६, ७; ८; गो. २, ३, १३; १५;

४, १५; १६; युक्त्वोः श. १, ६, ३,  
 १३; १८; तै. ३, ११, १, १८; जै.  
 १४९; जैड. २, ५, ३, ७; मं. २,  
 ६, ७; ८; युक्त्व्याम् जै. १७;  
 युक्त्व ऐ. ७, १२; तां. १३, २,  
 ७; २१, १, १; युक्त्वोः ऐ. ६, १२;  
 तै. २, ८, ६, ६; ७, ८; गो. २, २, २३;  
 युक्त्व श. ३, ६, २, १९; ४, ४, २,  
 ७; तै. २, ४, ६, १; युक्त्व्याम् जै.  
 ६; युक्त्वाः श. १, १, ३, ८; ६,  
 ४, ४, १६; युक्त्वाकम् ऐ. २, ६;  
 ६, १५; श. ३, २, ४, ४; ११, ५,  
 १, १२; १४, ६, ८, १; १२; तै. १,  
 १, १०, २; जै. १०५; १३६;  
 १४१; गो. २, ६, १४; युक्त्वा  
 ऐ. ७, १८; श. ४, ३, ५, ४; तै.  
 १, ३, १०, ९; २, २, ३, ३; ३, २, ५,  
 ४; ३, ६, १; जै. १३६; जैड. ४,  
 ८, ४, १; प. १, ४; गो. २, ६,  
 १४; युक्त्वाभिः ऐ. ३, २९; शां.  
 १५, २; श. ४, ३, ३, ७; ८, ४, २,  
 २; ३, २; ११, ८, ३, ५; तै. १,  
 ५, १२, ५; तां. ७, ४, २;  
 युक्त्वासु श. १, ३, ३, १६; तै. ३,  
 ११, १, ५; १३; १५-१७; १९;  
 जैड. ३, ५, ३, ३; ४, ३; ४, ७; ८;  
 ५, ३; ४; ६, ३; ४; ७; ८; ७, ७;  
 युक्त्वे ऐ. ६, ३५; जै. १३६;  
 युक्त्व ऐ. ३, २५; ६, १४; शां. ६,  
 १; श. १, १, ३, ९; २, ४, ११; ५,  
 १, १६; २, २, २, १२; ४, १, १०;  
 २, ४; ३, २, २, १९; ४, १, ३, ७;  
 १३, ४, २, १७; का. १, २, २, ८;  
 ३, ३, ४; ४, २, ५; २, १, २, ५; २, २,  
 ७; तै. १, ३, १०, ९; २, ४, ४, ८;  
 ५, २, ३; ६, ४; ८, ५; ८, १, २; ४, १;  
 ८, १२; ९, ९; ३, २, ५, ४; ३, ६,  
 १; ५, २, ३; ६, १, ३; ७, १०, १;  
 तां. १४, ३, १३; जै. ६; ४७;  
 १५५; १८६; जैड. १, १२, ४,  
 ५; १५, ४, २; १६, ३, १; ३;

मं. १,४,५; गो. २, १, १७; ४, २;  
 वः ऐ. १, ७; १८; २७; २, ७; २२;  
 ३५; ४०; ४१; ऐआ. १, १, १३;  
 २, १; ३, ५; ५, १, ६; २, २; शां.  
 १, १; १२, ९; २०, २; २१, ३; ४;  
 २२, १; २; ८; २३, २; शा. १, १, ३, ६;  
 २, १, १९; ३, १, २४; ३, १३; १६;  
 ४, १, ७; ९; ७, १, ७; ६, ४, ४, १६;  
 १७; का. १, ३, ३, १; २; ३; ३;  
 तै. १, ३, १०, १; ८; २, १, १७;  
 २, १, १, २; २, ३, ७; ४, ४, ५; ९; ५,  
 ५, ३; ६, ११, १०; ८, २, ३; ३, ५;  
 ४, ८; तैआ. १, ४, १; ३; १४, ४;  
 १५, १; १६, १; १७, २; १८, १;  
 २०, १; तां. १, ३, ९; ६, ५, १२;  
 ७, ८, २; ८, ३, ३; ६, ६; ७, १;  
 जै. ३७; ४७; ५३; ५४; ६१; ६२;  
 जैउ. १, ३, १, ३; १६, २, ४; ३, ८;  
 १७, ३, ५; ८; ११; ३, ६, ३, १; ४;  
 ६, १, ५-९; ८, ४, २; ८; मं.  
 १, ४, ५; ८, ७; २, १, ७; २, ८; ३,  
 ८; ९; ५, १; प. १, १; ४; सा. १,  
 ४, ३; ४; ४, १६; ८, १४; २, ५,  
 ३; ८, १; गो. १, १, २९; २, २३;  
 ३, २०; ५, २४; २, २, ६; १५;  
 वाम् ऐ. १, २१; २२; २९; २,  
 १८; ४, ११; २०; ऐआ. २, २, ४;  
 ५, २, १; शां. ७, २; ८, ५; ९, ३;  
 ४; १८, १४; २३, ३; २६, ८; ११;  
 १५; १७; शा. १, १, २, १; ४, ५,  
 १; ६, ३, १८; १९; २, ३, ४, १२;  
 ३, २, १, ६; ४, १, ३, १९; ४, ७;  
 ५, १०; ११; का. १, ४, १, १०;  
 २, १, २, ३; तै. १, २, १, १४; ४,  
 २, २; २, ४, ३, ७; ५, ७; ८, ४;  
 ६, १, ४; ८, ४, ६-८; ५, १; ६, ५;  
 तैआ. १, १०, १; २; ३, १४, ३;  
 ४, ७, १; ९, ३; ६, ५, १; तां. १,  
 ७, ७; १२, ८, ३; १३, २, ४; ८, २;

जै. १७; ६३; १९८; मं. ५; गो.  
 १, २, ५; २, २, २२; ३, १३; ४,  
 १७.  
 युवद्-देवत्यं- -म् श. ८, २, १, १२.  
 युग्मद्-देवत्यं- -म् श. ८, ३, १, ६.  
 युग्माकैक- -कः श. ३, २, १, २९;  
 ५, २, २, १५.  
 यूथ(√यु)- -या तै. २, ४, ४, ७.  
 यूनर्वन्- -र्वा तां. ६, ४, ८.  
 युप(√युप)- -पः ऐ. २, १; ३; ५,  
 २८; शां. १०, १; २; शा. १, २, ४, १;  
 ६, २, १; ३, १, ४, ३; २, २, २; ११;  
 २८; ४, ३, १५; ५, ३, ४; ६, २, ५;  
 १२; ४, ९; १९; २१; २३; २४;  
 २५; ७, १, ५; ११; १४; १५; १७;  
 २६; २७; २, ३; ३, १; २; ४, २, १,  
 २५; ५, २, १, ५; ७; ६, २, १, २०;  
 १२, ९, ३, १६; १३, २, ६, ९; का.  
 २, २, २, १; तै. १, ३, ७, २; ३;  
 ४, ७, १; २, १, ५, २; ३, ९, ५, २;  
 तैआ. १०, ६४, १; तां. ९, १०,  
 २; १६, १३, ८; २५, १०, ५; जै.  
 १२८; १५६; प. ४, ४; -पम् ऐ.  
 २, १; २; ३; ११; ऐआ. ५, १,  
 २; शां. १०, १; श. ३, ६, ४,  
 १; २; ४; ७, १, ३; १०; १७; १८;  
 २, ३; ४; ३, २; ८, २, २०; ३,  
 १०; ३३; ५, १०; ४, २, १, १९;  
 २५; १, १२; ५, २, ८; ५, १, ५, १;  
 २, १, १४; ४, ३, १३; ११, ७, २,  
 ८; ३, १; २; ३; ४, १; १२, ८, ३,  
 २०; ९, ३, १६; १३, २, ६, ९; तै.  
 १, ३, ७, ७; ३, ९, ५, २; तां. १७,  
 १२, ३; १३, १०; १३; १६; प. ४,  
 ४; -पस्य ऐ. २, १; शां. १०,  
 १; प. ३, ८; ४, ४; -पाः श.  
 ३, ७, २, १; १३, ३, ३, ७; ८; ९;  
 १०; ४, ४-६; ६, १, ४; तै. ३, ८,  
 १९, १; ८, २, १, १; २; ३; ४; तां.

२०, २, ४; -पाः ऐ. २, ३; -पात्  
 श. ३, ७, ३, १; २; -पानाम् श.  
 १३, ४, ४, ६; -पाय श. ३, ६,  
 ४, १३; ७, १, १०; -पे श. ३, ९, १,  
 २३; १३, २, २, २; १३; ५, १, १५;  
 ६, २, ५; तां. १७, १३, १०; १३;  
 १६; जै. १२४; प. ४, ४; -पेन  
 ऐ. २, १; श. १, २, ४, २; ६, २,  
 १; २; ३, १, ४, ३; २, २, २; ११;  
 २८; ४, ३, १५; ७, १, २, ७; का. २,  
 २, २, १; प. ४, ४; -पेषु तै. १, ८, ६,  
 १; ३, ८, १९, २; ९, १, २; -पौ श.  
 १२, ९, ३, १६.  
 यूप-त्व- -म् ऐ. २, १; प. ४, ४.  
 यूप-शकल- -लः शा. ३, ७, १, २३;  
 ८, १, ५; -लम् ऐ. २, ३; शा.  
 ३, ७, १, ३; ८; २, २; ३०-३२;  
 ४, २, १, २०; २१; -लात् श. ३,  
 ७, १, २३; -लेन श. ४, २, १,  
 १४; -लौ श. ४, २, १, १३.  
 यूपै(-पडए)-कादशि(न्→)नी- नी  
 श. ३, ७, १, २२; २, १; ९, १, २२;  
 -न्याम् शां. १०, २; -न्यै श.  
 ३, ७, २, ३.  
 यूप्य- -प्यः शां. १०, २.  
 युस(√यु)- -यूः श. ३, ८, ३, २०; २५.  
 येयजामहर्- -हः, -हस्य शां.  
 ३, ५.  
 योक्तुम्(√युज्) ऐ. ६, २३; गो., २,  
 ६, ५॥  
 योक्तु- -क्तारम् तै. ३, ४, १०, १.  
 योक्तु- -क्तम् तै. ३, ३, ३, ३; १०, ४;  
 -क्ताणि जै. २७; -क्तेण श. १,  
 ३, १, १३; ९, २, ३३; ६, ४, ३,  
 ७; का. २, २, ४, ९; १०; तै. ३,  
 ३, ३, ३.  
 योग- -गः शां. ११, ८ तैआ.  
 ८, ४, १; तां. ६, ५, २१;  
 ८, ६; सं. ३; -गम् तां. ७, ६,

‡ 'वु-' इति W. मुपा. स्वरधिन्यः । † 'ये यजामहे' इत्यस्य प्रतीकप्रतिरूपकमदन्तं प्राति. ।

॥ 'योक्तुम्' इति पामे० । 'योक्तुम्' इति तु तुमुन्न्तः पा० मौलिक इति सुवचम् ।

९; १०; ११, १४; जै. २५; -गात्र  
गो. १, १, २८; -गाय तै. ३, ४,  
१०, १; -मे जै. ८५; -मेऽ-मे  
श. ६, ३, २, ४; तां. ९, २, २०.

योग-क्षेम- -मः ऐ. ८, ६; ९; श.  
१२, १, १, १०; १३, १, ४, ३; ९,  
१०; तै. ३, ८, १३, ३; ९, १९,  
३; तैआ. ९, १०, २; जै. ११;  
ष. २, ८; ९; गो. १, १, १३; १४;  
३, २; ३; ४, ६; -मसू श. १३,  
१, ४, ३; तै. ३, ९, १३, ३; -मस्य  
श. १२, १, १, १०; तै. ३, ३, ३,  
४; -मेण श. ११, ५, ६,  
४-८.

योग्य- -मू श. १, ३, १, १३; ४, ४,  
१४; ९, २, ३३; ३, ५, १, २४;  
६, ४, ३, ७; ९, ४, २, १०; ४,  
१२; का. २, २, ४, ९.

योजन- -ना श. ५, १, ५, १७; -नानि  
तै. २, ४, २, ७; तां. २१, १,  
९; -ने तां. १६, १३, १२.

योजन-शुस्(ः) श. ५, १, ५,  
१७.

योस्त्यमान(√युध्)- -नस्य तैआ. १,  
४, २.

योद्ध- -द्धा तैआ. २, २, १.

युनि(√यु)- -नयः तैआ. ७,  
१८, १; -निः ऐ. १, ३; १६;  
२, १; ३८; ३, ३५; ऐआ. ५,  
३, १; शां. १६, ७; १८, ६;  
२४, ६-८; २६, ९; श. १,  
३, ४, १६; ५, २, ११; १४; २, ३,  
४, १३; ३, १, ३, २८; २, १, २७;  
२८; २९; ३१; ४, १, २, ९; ३,  
१९; ४, १०; ५, १७; २, १, ९;  
१२; २, १६; ३, १०; १५-१७;  
४, २४; ३, १, २४; २७; ३, १३;  
१४; १८; ४, १, १४; ५, २, १०;  
३, ९; १०; ४, ९-११; ६, २, ३;  
४, ४-६; ५, १, २, ४-८; ३, ५,  
२२; ४, ४, ३; ४; ५, ५, ६; ६;

३, १, २६; २७; ३२; २, २; ३,  
१२; २६; ४, १, ७; ८; २, ६; १०;  
३, ६; ४, १९; ५, २, ८; २१; ६, १,  
२३; २, १५; १६; ७, १, १४; ८,  
२, ४; ७, १, १, ८; ११; १२; १६;  
२८; ३७; २, १५; २, १, ५; ६;  
२, ५; ३, १, ११; २८; ४, १, ७; ८;  
९; ११; १४; ५, १, २२; २६;  
३८; २, २; ५८; ८, ४, १, १८;  
६, २, १४; १५; १६; ३, ७; ८;  
२४; ९, २, ३, ३५; ३९; ४४; १०,  
२, ३, ३; ६; ४, १, १; ३; ६, ४, १;  
११, १, २, २; १२, ४, १, ७; ७, २,  
२०; ८, ३, ८; ९, १, १७; १४, ४,  
२, ११; २३; ९, १, १६; का. १,  
४, १, ११; तै. १, २, १, १६; २०;  
२७; ४, ७, ४; ७, ६, ४; १०, २;  
२, ५, ८, ७; ८; ६, १, ४; ५; ५, १;  
३, ३, २, ५; ७, ७, १; २; १०;  
९, २१, २; ३; १०, ८, १; ११, ९,  
६; तैआ. ३, १६, १; ६, १, ४;  
१०, १०, २; तां. ८, ६, ३; ११,  
५, १७; १५, १०, ५; २१, १, १०;  
जै. ३४; १८४; जैठ. ३, २, ४,  
२; गो. १, २, ९; १५; २, ४, ६;  
९; -निना शां. ३०, ५; तैआ.  
१, १, ३; २१, २; -निभ्यः श.  
७, ५, १, ३०; -निमू ऐ. १,  
३; २२; २८; ३०; २, ३८; ३,  
३५; ४, ९; १०; ५, १; ४; ७; १२;  
१५; १६; १८; २०; ८, ८; शां.  
८, ५; ९, ६; २५, ५; ६; ११; २६,  
९; श. ३, १, ३, २८; ४, ४, ४,  
१४; ५, २, १०; ५, ४, ४, ४; ६,  
३, ३, २६; ५, २, ८; २१; ७, १,  
१४; ८, २, ६; ७, १, १, ८; ३७;  
३, १, २३; ४, १, ७; १४; २०;  
५, १, २६; ८, २, १, ४; ६, २,  
१६; ९, २, ३, १८; ३५; १०,  
२, ३, ६; १२, ७, ३, १४; १४, ४,  
२, २३; ९, ४, २०; का. १, ३, १, १;

तै. १, ४, २, २; २, ५, ८, ८;  
६, १, ४; २, २; ८, ८, ९; ३, ३, २,  
५; ९, ४; ९; ६, २, २; ७, ४, १७;  
७, १०; १३, १; १२, ९, २; तैआ.  
३, १३, १; ५, ९, ९; १०, ४; ६,  
६, १; १०, २; १०, १, १०; तां. ७,  
८, ८; जै. ४; २०; मं. १, ४, ६; २,  
३, १७; सा. ३, ८, ३; ४; -निषु ऐ.  
१, ९; गो. १, १, ३३; -नी शां. २५,  
५; ६; श. ७, ४, २, ४०; जैठ. ४,  
१२, १, २; ४; ८; १०; १२; १४;  
१६; १७; गो. १, १, ३३; -नीः  
तै. ३, ११, ५, १; -नीनू गो. २,  
२, १; -नेः ऐ. १, ३; शांआ. ३,  
६; श. ६, ३, १, २६; ३२; ४, ४,  
२०; ६, १, २३; २४; २, १३; ४,  
८; ८, २, २, ५; ३, १, ११; ६, ३, ७;  
८; ९, २, ३, २९; १०, २, ३, ३;  
११, १, २, ३; १२, ५, १, १३; ७,  
२, २०; १४, ४, २, ११; तै. १, ४,  
४, ८; ७, ४; २, २, १, ३; ३, ८,  
४, ३; तां. ७, ८, ८; ९, २; ८,  
६, ३; ४; २३, २०, २; -नेऽइव  
तैआ. २, ६, १; -नौ ऐ. १, १६;  
२८; शां. २३, ७; २७, २; श.  
१, ३, ४, १६; ५, २, ११; १४;  
७, २, १४; ९, २, ११; २०; २,  
२, २, ७; ३, १, ३; ४, २६; ४, १,  
२, ८; १०; २, ३, १८; ४, ४, १४;  
६, २, २, २७; ३, १, ७; ४, १, ७;  
२, ६; ८; ९; १०; ३, ७; ४, १९;  
६, १, ६; ७, २, ५; ७; ७, १, ११;  
१७; १९; २०; ४३; २, २२;  
२, १, ५; ६; २, ५; ३, १, २८;  
४५; ४, १, ११; ५, १, ३२; ३३;  
२, २; ५८; ८, ३, १, ११; ६, ३,  
७; ८; ९; १०; ११; ७, २, ६; ९,  
३, १, ३; १०, २, ३, ६; ४, १, १; २;  
२, २६; २९; ११, १, २, २; १२,  
४, १, ७; ५, १, १३; का. १, २, २,  
५; ४, १, २०; तै. १, १, १०, ६;

२, १, ५, ५; ५, ८, ५; ३, ३, १०, २;  
 ६, ३, ३; ८, १२, २; १९, २; २, ४;  
 ११, ४, २; ६, १; तैआ. ५, १०, ४;  
 ६, ३, १; तां. ८, ६, ४; ११, ५,  
 १७; १५, १०, ५; -न्या श. ६,  
 ४, ३, ६; ७, १, १, १२; ३, १,  
 ११; १३, २, २, १९; ७, १०; ३,  
 १, ३; -न्याम् ए. ६, ३१;  
 तै. २, ६, ४, ३; ६; जै. ३४;  
 १८४; जैउ. ३, २, ३, १०; ५, ४; ५;  
 ६; ८; गो. २, ४, ८; ९; ६, ९.  
 योनि-कृत् -तः तैआ. ६, ८, १.  
 योनि-मत् -मन्तम् तै. १, १,  
 २, ७; ३, ९, २, २.  
 योनि-योनि -नौ तै. ३, १२, ९, ७.  
 योनि-रूप -म् श. ६, ३, १, २७;  
 ४, ४, १९.  
 योनि-ह(✓हन्) -हान् सं. २,  
 ५, ४.  
 योन्य(-निऽअ-)नुवाद -म् शां.  
 २६, ९.  
 योनिन् -निनी आ.जैआ. १, ३१४.  
 योयुव(त्→)ती -तीनाम् ऐआ.  
 १, ३, ५; -तीना३म् ऐआ. ५, १,  
 ६; -स्यः ऐआ. १, ३, ५.  
 योप्यत्(✓युप्) -यन्तः तैआ. ६,  
 १०, २.  
 योपयित्वा श. १, ६, २, १; ३, १,  
 ४, ३; २, २, २; ११; २८; ४, ३, १५;  
 ७, १, २७.  
 योपणा -णे तै. ३, ६, ३, ३.  
 योपा -पा ऐ. ६, ३; ऐआ. १, २,  
 ४; ३, १; ५; १, ४, २; शां. ३, ९;  
 श. १, २, ५, १५; ३, १, ९; १८||  
 ४, ४, ४; ५, ३, १५; ९, २, २१;  
 २२; २४; २, ४, ४, २१; ५, १, ११;  
 १६; ३, २, १, १९; २२; ३, १, ११;  
 ५, १, ३३; ३५; ४, ४; ६, १, ४; ८,  
 २, ५; ९, ४, २१; २५; ४, २, ५,

१४; ३, २, ३; ४, २, १०; १५;  
 १८; ६, ३, ३; ६, ३, १, ९; ३०;  
 ३९; ५, १, १०; ४, १५; ६, २, ५;  
 ८; ७, १, १, ४२; ४४; ५, १, ६;  
 १२, ८, २, ६; १३, १, ९, ६; १४,  
 १, ४, १६; ९, १, १६; का. १, ३,  
 ४, १२; ४, ३, ९; १३: २, २, ३,  
 १४; ४, १५; तै. २, ८, ७, ८; ३,  
 ३, २, २; ४, ५; ८, १३, २; -षा:  
 श. १, १, १, १८; २०; २, १, १, ४;  
 ३, २, ४, ६; ९, ४, २१; ४, ६, ७,  
 १२; का. १, १, १, २; २, १, १,  
 १३; १४; २, ४, ६; सं. १, २, १३;  
 -पाम् ऐआ. १, ४, २; श. १, २,  
 ५, १६; ७, २, १२; ९, २, २४; २,  
 ४, ४, २३; ३, ५, १, ११; ८, ५, ७;  
 ४, ६, ७, ११; ६, ३, १, ३०; ६, २,  
 ८; ७, ५, १, ६; का. १, ३, ४, १३;  
 २, २, ३, १५; तै. २, ८, ७, १;  
 जैउ. १, १७, १, ३; -पायाः श.  
 ६, ६, २, ५; -पायाम् श. ४, ३,  
 २, ३; ६, ५, ४, १५; जै. १११;  
 -पायै श. १, ४, ५, १३; ३, ८, २,  
 ५; ४, १०; ५, ६; ७; ९, ४, २५;  
 ६, ५, १, १०; -पै श. १, ७, २,  
 ११.  
 योपित् -पित् श. १, ८, १, ७; तैआ.  
 १, २७, ४; -पितम् श. ३, २, १,  
 ४०; जैउ. ३, २, ४, ४; -पिता  
 श. १, ४, ५, १३; -पिताम् जैआ.  
 २, १६, १३; -पिति श. १३, १,  
 ९, ६; तै. ३, ८, १३, २.  
 योपित्-काम -माः श. ३, २, ४,  
 ३; ९, ३, २०.  
 योस्(ः) तै. १, २, १, १; २, ५,  
 ८, ५; ८, २, ५; ४, ६; ७; ८.  
 योक्तुच(←युक्तुच्) -म् आ.  
 जैआ. १, २४९.  
 योक्ताश्च(←युक्ताश्च) -श्चम् तां.

११, ८, ७; ८; जै. १७१; -श्वानि  
 आ. १, २६९; -श्वे आ.जैआ.  
 १, ४६९.  
 यौधाजय(←युधाजि) -यम् तां. ७,  
 ५, १२; १४; १५; ११, ३, १०;  
 जै. २१; २३; आ.जैआ. १, ५११;  
 -यस्य तां. ११, ३, १०; जै. २१;  
 -येन जै. २२.  
 यौधाजय-त्व -म् जै. २१.  
 यौधेनि -निः जै. १३५.  
 यौवनाश्व(←युवनाश्व) -श्वस्य गो. १,  
 २, १०.  
 यौपित(←योपित्) -तः जै. २०४.  
 —:—  
 र  
 र-रइति तां. २०, १४, ७.  
 रंहमाण(✓रंह्) -णः ऐ. ८, ११.  
 रंहि-रहिः ऐ. ४, २०; श. ३, ८,  
 ३, २२; -ह्यै श. ३, ८, ३,  
 २२.  
 र(क्त→)क्ता(✓रक्त्) -क्ता गो. १,  
 १, २५.  
 रक्त-शालि-ल्लीनाम् सा. २,  
 ८, ३.  
 ✓रक्ष, रक्षते शांआ. ७, २०; रक्षति  
 ऐ. १, २२; श. १२, ७, ३, २१;  
 तै. २, ६, १, ५; रक्षति तै. २, ५,  
 १, १; ३, १२, २, ९; ४, ७; जै.  
 १५२; गो. २, २, ५; रक्षतः सं.  
 २, ४, ६; रक्षन्ति श. १३, १, ६,  
 ३; ४, २, ५; रक्षन्ति श. १३, १, ६,  
 ३; ४, २, ६; तै. ३, १, २, ९; ८,  
 ९, ४; जैउ. ४, ११, ५, १५; गो.  
 २, ३, २३; रक्षसि श. २, ३, ४,  
 ४०; का. १, ४, १, २९; तै. ३,  
 ७, ४, १८; ररक्षुः श. १, १, १,  
 १६; २, १, ४, १५; का. १, १,  
 ४, १५; २, १, १, १२; रक्षतु

||मुपा. -स्वराभावश्चिन्त्यः । †=ऋ. ८, ५८, १ । ‡ अत्रोद्घृतसंहितानुसारिणी 'श्रु । योः' इति भिन्ने पदे । वु. ऋ. १,  
 ९३, ७; ७, ६९, ५; य. ३६, १२; च द्र. ब्राह्मणवाक्येषु चास्य सर्वथैकपद्यमिति तत्तत्प्रकरणमेवात्र प्रमाणम् । शंयु-गद्र. ।

तै. २,४,१,५; ५,४,५; ३,१,२,  
१०; मं. १,१,१२; गो. १,५,२४;  
रक्षताम् तै. २,५,४,६; रक्षन्ताम्  
तैआ. १०,२४,१; २५,१; रक्षन्तु  
जै. ४, ११,५,१५; रक्षस्व श.  
३,६,३,१८; ३,५,८; का २,१,  
२,१६; तै. ३,२,३, १२; ४,७,८,  
६; तैआ. ६, ८, १; १०, १,८;  
रक्ष ऐ. ३,३८; श. १,१,२,२३;  
७,१,२१; का. १, ४, १, २५;  
रक्ष श. २, ३,४, ३५; ३,२,२,  
२२; ७,५,२,३९; तै. २,४,१,६;  
४,७; ६,९,१; रक्षतम् तै. २, ८,  
४,८; रक्षतम् तै. २, ८, ७,९;  
मं. १,८,१; रक्षध्वम् श. ३, ३,  
३,११; रक्षत श. १३, १, ६,२;  
४,२,१६; गो. १, ५, २४; अर-  
क्षन् ऐआ. २, ५, १; श. १, १,  
१,१६; २, १,४,१५; रक्षेत् तां.  
तां. २५,१३,१.

रक्षयते ऐआ. ३,१,६.

रक्षन्-क्षन् श. १४, ७, १, १३;  
-क्षन्तौ तै. ३,१,२,१०.

रक्षमाण-णा: तै. २,५,६,४; गो.  
२,४,१६.

रक्षस्-क्ष: ऐ. २, ७; शांआ.  
१२,५; श. १, १,२,२; ४; १५:  
४,४; २१; २, १,१४; ३,१,४; ३,  
१,३,१३; ८,१, १२; २, १५; ४,  
१,१,२०; ५,२,४,१७; १९; ४,१,  
९; ७,३,२,६; ११, ७,४,२; २,  
१,२,४; ६; १२; १६; ३, ९; २,२;  
४,१२; २,४,४; तै. १, ७,१,५;  
९; २,४,२,२; ३, २,२, २,४,३;  
५,५; १०; ६, १; ७,१,८, ५; ३,  
१,१; ६, ६,३; तैआ. १, १, ३;  
२१,२; तां. १३, ६,९; १५, ५,  
२०; जै. ५; १९०; १९७; २०८;  
मं. १, ६, २८; -क्षसा सा. २,  
२,२; -क्षसाम् ऐ. १, १६; १९;  
२,७; शां. ८,४; १०, ३; ४:

श. १, १,४,६; २,१, ६; ८; ९;  
२,१३; ३,४,८; १३; ६,१, ११;  
१२; १४; १५; ९, २,३३; ३५;  
२,४,२,१५; ३,५,४,५; ९; ६,१,  
५; ७, १,२; ८, १,६; २, १४;  
४,३,२,६; ४, ५,६; १३; ५,२,४,  
१८; ६, ३,१,५; १४, १,३,१४;  
१९-२३; २९; ३, १, १०; ११;  
का. २,१,३,११; ४,४; ६; ७; १३;  
२,१,१०; तै. १,६,८,९; ७,१,८;  
९; २,१,३,४; ३,२,२,२; ३,१२;  
४,२; ३,५,५; १०; ११; ६,१; ८,  
५; ६; ९, १५; ३, १,१; ६,९; ७,  
४; ७,३,७; ६, २०; ८, १५, २;  
तैआ. ४, ३३, १; ५, २, १२; ४, २;  
३; १२; ८, २; ९, ४; ६, ९, १; तां.  
८, ९, ५; प. ३, १; गो. २, १,  
१८; २, ५; १६; -क्षसे जै. १८०;  
-क्षांसि ऐ. १, १६; २०; २, २;  
७; ५, १; शां. १०, ४; १२, १;  
१८, १२; २८, २; श. १, १, १,  
१६; २, ३; १५; ४, ४; ६; २१; २,  
१, ६; ८; ९; २, १३; १६; ३, १, ५;  
४, ८; १३; ४, २, १२; ५, ३; ७, १,  
७; २०; ८, १, १६; १८; २, १, ४,  
१५; १८; ३, ४, २३; ३, २, १, ४०;  
३, ३, १६; ४, ६; ८; १४; १५:  
४, १, १६; ३, ८; ५, ३, १५; ६,  
३, ८; ११; ४, १५; ७, १, १०;  
२९-३२; ८, १, ५; ६; ९; २, १५;  
३, २, ४; ९, २, १६; ३, १५; ४, ३, ५,  
३; ४, ५, ६; ८; १३; ५, १, ५, १७;  
२, २; २, ४, ७; ११; १२; १४; १७;  
१८; १९; २०; ३, ४, ३; ४, १, १०;  
६, ३, १, ५; २९; ३, १०; २४; २६;  
४, ४, १९; ५, ४, १; ७, १, ५; ७,  
२, ३, ७; ३, २, ५; ६; १०; ११;  
१८; १९; ४, १, ३, ३; ३४; ३७;  
८, ६, १, १५; १७; ९, २, ३, २;  
३; ४; ५; ६; ४, ४, ४; ५, २, ३;  
१०, २, ३, २; ५, १; २; १२, २, ३,

१२; १३, ४, ३, १०; १४, १, २,  
१६; ३, १४; १६; २९; २, २, १;  
३, १, १०; १२; का. १, १, ४, १५;  
१६; १८; ४, १, २६; २, १, १, १२;  
२, ५; १२; ३, ९; ११; २२; ४,  
४; ६; ७; १३; २, १, १०; १३;  
४, ५; तै. १, ६, ३, ८; ८, ९; ७, १,  
५; ८; ९; २, ४, १, ६; ५, ८, ११;  
३, २, ५, १०; ११; ७, १; ८, ६;  
९, १०; १०, १; ७, ९, २; ८, १५,  
१; १८; ६; तैआ. १, २३, ७; २,  
२, १; ५, ७, ६; ९, ४; तां. ६,  
७, १; ८, ९, ५; १२, ३, १३; ६,  
१२; १४, १२, ७; जै. ४७;  
६९; १६८; ३, ७, १, ३; प. ३,  
१; मं. २, ३, २; सा. १, १, ८;  
गो. २, १, १८; २, १६; ५, ५;  
-क्षोभि: श. ३, ५, १, ३२; ४, २,  
१, १५; ५, २, ४, १६; ३, ४, २८;  
५, १६; १९; १४, १, ३, १९;  
-क्षोभ्य: श. १, ८, १, १६; १८;  
३, ६, ३, ८; ४, २, २, ७; ३, ५, ४;  
८; ९; २०.

रक्षस्-क्षस: श. ६, ४, ४, २१;  
तै. २, ८, ४, ६; -क्षसा तैआ. १,  
१०, ४.

रक्षस्विन्-स्वी तैआ. ५, ९, ४.  
रक्षो(-क्षस्वृ-)-गृहीत- -त: जै.  
६९.

रक्षो(-क्षस्वृदे-)-देवजन- -नान्  
शां. २, २.

रक्षो(-क्षस्वृभा-)-भापू- -भाप: ऐ.  
२, ७.

रक्षो(-क्षस्वृह-)-हन्- -क्षोभ्ने तै.  
१, ७, १, ५; -क्षोहण: श. ३, ५, ४,  
१८; २०; २१; -क्षोहणम् श. १,  
६, १, ११; १४; ३, ५, ४, ९; ७, ४,  
१, ३७; तै. २, ४, १, ४; -क्षोहणौ श.  
३, ५, ४, २२; -क्षोहा श. १, ६, १,  
१२; १५; ३, ५, ४, १५; ४, १, १,  
२०; ७, ४, १, ३४; तै. ३, २, ८, ६;

तैआ. ५, ९, ४; प. ३, १.  
 रक्षोष्नी- -ष्नी तै. ३, २, ३, १२;  
 ४, २; ९, १४; -ष्ण्यः जै. ५३;  
 १९०.  
 रक्षित्- -त्ता तै. २, ८, १, ४; -तारः  
 शां. २०, ४; श. १३, ४, २, ५;  
 तैआ. ६, २, १; -तारौ तैआ. ६,  
 ३, १.  
 रघ- -म् तैआ. १, १, ३; २१,  
 २†.  
 र(=ल)घु-पत्वद्- -त्वानः ऐ. ६,  
 १२; गो. २, २, २२.  
 रघु-मन्यु- -न्यवः शां. २४, ९.  
 रघु-घ्यद्- -घ्यदः ऐ. ६, १२; गो. २,  
 २, २२.  
 रघुयत्(=घु+क्यच्)- -यते तै. ३, ७,  
 १३, ४.  
 रजत्, ता(√रज्)- -तः श. १२, ८,  
 ३, ११; तां. १७, १, १४; -तम्  
 ऐ. ७, १२; शांआ. ११, ७; श. १२,  
 ४, ४, ७; १३, ४, २, १०; १४, १, ३,  
 १४; तै. ३, १२, ६, ६; जै. १३२; २१२;  
 जैड. ३, ४, ३, ३; गो. १, १,  
 १४; -तम्ऽइव शांआ. ११, ८;  
 -त्ता श. ३, ४, ४, २४; १४, १, ३,  
 १४; तै. १, ५, १०, ७; ८, ९, १;  
 तां. ६, ६, ८; -ताः श. १३, २,  
 १०, ३; तै. ३, ९, ६, ५; तैआ.  
 १, ९, २; -तानाम् तैआ. १, १७,  
 १; २; -ताम् ऐ. १, २३; शां. ८,  
 ८; श. ३, ४, ४, ३; तै. १, ५,  
 १०, ७; -ते तै. २, २, ९, ७;  
 तेन श. १३, ५, ३, ७; जैड. ३,  
 ४, ३, ३; गो. १, १, १४.  
 रजत-मय- -येन जैड. ४, १,  
 १, ५.  
 रजत-सुवर्ण- -र्णानि श. १०,  
 ४, ५, २; -र्णे जै. १३२.

रजता(=तऽअ-न्तरिक्ष- -म् गो.  
 २, २, ७.  
 रजन- -नः तां. १३, ४, ११.  
 रजनी- -नितै. २, ४, ४, १.  
 रजयि(त्→)त्री- -म् तै. ३, ४,  
 ७, १.  
 रजस्- -जः ऐआ. ५, २, १; शां.  
 २२, ५; श. ६, ७, ४, ५; ७, ५, २,  
 २०; १४, ८, १५, ४; ९, ३, १२;  
 तै. २, ८, ९, ३; तैआ. ४, २०, २;  
 १०, १, १४; १५; १०, २; ४९, १;  
 जै. २१२; -जसः ऐ. ३, ३८;  
 ५, २०; ७, ९; १२; शां. १२, ७;  
 २६, १५; श. ४, २, १, ८; १०; ७,  
 ४, १, ४२; ५, २, २०; ९, २, ३,  
 १८; १३, ४, १, १३; तै. २, ५, २,  
 ४; ८, १, ५; ३, १, २, ६; ५, ७, १;  
 ७, ८, १; ९, ९; तैआ. ४, ७, २;  
 ११, ७; ५, ६, ६; जै. १९८; प.  
 १, २; -जसा तै. २, ६, ११, ५;  
 तैआ. ३, ११, ४; गो. १, १, २८;  
 -जसि श. ६, ७, ४, ५; -जसी  
 तै. २, ७, ८, २; १५, ३; ८, ३, २;  
 ४, ७; -जांसि ऐ. ३, ३८; ७, ५;  
 श. ३, ५, ३, २१; ४, ५, ७, ७; ६,  
 ३, १, १८; तै. २, ४, ३, १२; ५,  
 ४; ७, ११; ६, १२, १; ८, ४, ५; ६,  
 १; प. १, ५.  
 रजःश(य→)या- -या श. ३,  
 ४, ४, २४.  
 रजि- -जेः आ. जैआ. १, ४७५.  
 रजिष्ठ(←ऋजु+इष्ठच्)- -ष्टैः तै. ३,  
 ६, ११, ३.  
 रजीयस्- -यांसः जै. १९८.  
 रज्जु(√रज्जु←√सृज्)- -ज्जवः  
 ऐआ. १, २, ३; -ज्जुः श. १, ३, १,  
 १४; ३, २, ४, १८; ७, ४, १; ६,  
 ४, ३, ८; ५, २, १३; का. २, २, ४,

११; १२; तै. ३, ७, ४, १३;  
 तां. १३, ९, १७; -ज्जुऽइव श.  
 ४, ४, ५, ३; -ज्जुभिः श. ६, १,  
 १, १५; १४, १, ३, ११; -ज्जुम्  
 श. १, ३, १, १५; १०, २, ३, ८;  
 १२; १४, २, १, ६; का. २, २, ४,  
 १२; तै. ३, ७, ४, १४; -ज्जू  
 ऐआ. ५, १, ३; -ज्जूभ्याम्  
 ऐआ. ५, १, ३; -ज्जूवा श. ३, २,  
 ४, १८; ११, ३, १, १; जै. १७९;  
 सा. ३, ३, ५.  
 रज्जु-दाल- -लः श. १३, ४,  
 ४, ६.  
 रज्जु-संदान- -म् श. १४, ३, १,  
 २२.  
 रज्जु-सर्ग- -म् तै. ३, ४, ३,  
 १†.  
 रज्ज्व(=ज्जुऽअ-न्त- -न्तेषु सा.  
 ३, ३, ५.  
 रज्जव्य- -म् श. ६, ७, १, २८.  
 √रज्ज्, रजय तै. २, ४, ४, १. रक्त-गद्र.  
 √रण्, रारण तां. १२, ९, ३; सा. १,  
 ५, ८; रणत् तै. २, ४, ५, १; ७,  
 १३, १.  
 रणयन्तु तै. २, ८, ८, ११;  
 रणयन्त तै. ३, ६, १०, २०.  
 रण- -णः तै. ३, ७, ६, २४; तैआ.  
 २, ५, २; -णाय ऐ. ५, ४; ऐआ.  
 १, २, २; ५, १, १; शां. २३, १;  
 श. ८, २, १, ६; तै. २, ४, ३, ७;  
 ३, ७, ७, ९; तैआ. ४, ४, २, ४; १०,  
 १, १२; -णेऽणे श. ६, ४,  
 २, ४.  
 रत्न(√रम्)- -ताः श. १४, ७, २,  
 १३; -तानि श. १४, ८, १३,  
 ३.  
 रत्न-वत्(मत्प)- -वत् ऐ. ५, १;  
 १२; २०.

† 'अपा(←प)। रघम्' इत्यत्र अप शब्दस्य रेफोपजनोऽथवा ←/रघेरिति भा. । † 'र्ज' इति च.  
 (३०, ७); पाठः। भा. तूपरिमृदितमेव छान्दसे कृत्वे साधु मन्वते । † एकत्र 'रु' इति मुपा. स्वरधिन्यः । † 'ः' इति  
 इति मुपा. स्वरोऽद्भुदः । † ←/रम् M. प्रम् । † रमेः स्वार्थिके णिचि छान्दसेऽन्तर्विकारे च. रूपमिति भा. ।

रुति-तिः ऐ. १, २२॥; शांआ. ५,  
५; श. ४, ६, ९, ८; जै. ७९;  
-तिम् शांआ. ३, ७; १५<sup>३</sup>; ५, ६;  
७<sup>३</sup>; ८; -तेः शांआ. ५, ८.  
रुति-त्नम् श. ५, ३, १, २; ४-११;  
-त्ना तै. ३, ७, १३, ४; गो. २, २,  
१२; -त्नानाम् श. ५, ३, २, १<sup>३</sup>;  
-त्नानि ऐ. ५, २१; शां. २६, १७;  
श. ५, ३, १, १२; तै. २, ४, १,  
११; ३, ६, ४, १; -त्ने श. ५, ३, १,  
१०.  
रुति-धा- -धाः श. १४, २, १, १५;  
९, ४, २, ८; तैआ. ४, ८, २; -धाम्  
श. ३, ३, २, १२.  
रुति-धा-तम- -म् श. १२, ४, ४, २;  
गो. १, १, २९.  
रुति-ध्वेय- -न्याय तै. २, ८, ६, ४.  
रुति-न्- -त्निनः तै. १, ७, ३, ७;  
-त्निनाम् श. ५, ३, १, १२; तै.  
१, ७, ३, १.  
रुति-त्त्व- -त्वाय तै. १, ७, ३, १.  
रुत्वा श. १४, ७, १, १७; ४०.  
रुथ(√कृ)- -थः ऐ. २, १८; ४, ७;  
५, २; १२; ३३<sup>३</sup>; ६, १२; ७, १२;  
८, १०; ऐआ. १, ५, ३; शां. ८,  
२; १८, ४; २२, ५; श. १, २, ४,  
१; ४, २, ११; २, ३, ४, ४०<sup>३</sup>; ५, १,  
४, ३<sup>३</sup>; ४, ३, ४; १४; १७; ५, ३, ७;  
९, ४, १, २; १५; २, ४; १३, २, ७,  
८<sup>३</sup>; का. १, २, २, ११; १२;  
४, १, २९<sup>३</sup>; २, २, २, १; तै. १,  
३, ५, ४<sup>३</sup>; ६, १; ४, ४, १०; ५, १२,  
५; ७, १, ५; ९, १; ६; २, ३, ५, ४, ४,  
८, २; ६, ११, २; १४, ४; ८, ७, ६-  
८; ३, १२, ५, ६<sup>३</sup>; तैआ. ४, १७,  
१; तां. १, २, ९; ७, ७<sup>३</sup>; ७, ७, १३;  
१६, १, १३; जैड. ३, ४, २, ४; ७;  
गो. १, २, २, १; ३, २, ३; २, २, १०;  
२२; ३, १९; -यम् ऐ. ३, १५; ४,

२९; ३२; ५, १; १२<sup>३</sup>; १३; १६<sup>३</sup>;  
२०; ६, १२; ८, १; ऐआ. १, २, १<sup>३</sup>;  
५, २, ४; शां. १५, २; १९, ८; १;  
२०, २; ४; २२, २; २३, ६; २४, २;  
८; २५, ३; ५; ९; ११; शांआ. १,  
३; श. ४, १, ५, ६; ५, ३, ९; ८,  
१५; ५, १, ४, ३; ७; ३, १, ८; २, ६;  
४, ३, ३<sup>३</sup>; १४; १७; ५, ४, ३५; ९, ४,  
२, ९<sup>३</sup>; २७; ११, ६, २, ४; ५; १३, २,  
७, ५; ८; १४, ६, ११, १; तै. १, ३,  
५, २; ४; ७, ९, १; ६; २, २, ५, ४; ४,  
१, ३; ५, ३; ७, ४; ७, ८, १; १३, ३;  
१६, १; ८, १, ५; २, ५; ४, ३; ६, १;  
२; ३, ३, ७, ५; तैआ. १, ११, ७;  
३, १, १; ३, १०, ४<sup>३</sup>; ११, ८; तां.  
१, ७, ५; ७, ६, ४; जै. ११७; १५७;  
१८०<sup>३</sup>; जैड. ३, २, ३, ५; ४, ८;  
६, ७, २; सा. ३, ६, ३; ५; गो. १,  
२, २०; २१<sup>३</sup>; -यम्ऽइव तै. २,  
८, ९, ९; सं. २, ४, २; गो. २, २,  
२२; -यस्य ऐआ. ३, २, ४; शां.  
१४, ४; शांआ. ५, ८; श. ५, ४,  
३, १५<sup>३</sup>; १६<sup>३</sup>; १७; १८<sup>३</sup>; तै. २, ४,  
५, ४; तां. ७, ८, ९; जै. १८०<sup>३</sup>;  
१८२; जैड. १, १, ३, ६; -यस्यऽइव  
शांआ. ८, ७; -याः ऐ. ४, ६; श.  
१४, ७, १, ११; तां. १६, १३,  
१३; जै. ३२<sup>३</sup>; -थात् श. १, ७,  
३, १९; १३, २, ७, ५; जै. ८६;  
-थान् श. १४, ७, १, ११;  
जै. ३२; १८०; -थानाम् ऐ.  
४, २०; श. ५, १, ५, २, ८;  
गो. १, ४, २३<sup>३</sup>; -थाय ऐ. २,  
२; शां. २०, २; २६, १६; तै. ३,  
६, १, २; -थे ऐ. ५, २०; शां.  
२०, ४; २६, १६; तै. १, ३, ५, ४;  
२, ४, ३, १०; ७, ७, २; १३, १; १६,  
२; ३, ११, ७, ४; तैआ. १, ११,  
८; तां. ७, ७, १९; जै. २५; -थेन

ऐ. ५, ६; १६; ७, ९; शां. ७, ७<sup>३</sup>;  
२५, २; २६, ८; शांआ. ३, ४;  
श. १, २, ४, २; ५, ४, ३, २; का.  
२, २, २, १; तै. २, ४, ३, ७; ३, १,  
१, ९; तैआ. १, १२, ५; २८, १;  
तां. १३, ३, १२; जै. १३९; प.  
१, ५<sup>३</sup>; सं. १<sup>३</sup>; -थेषु श. ५, १,  
५, १०; -थैः तै. ३, ६, २, १;  
तैआ. १, १०, ३; -थैःऽइव तै.  
२, ७, १२, ४; -थौ श. १२, ५,  
१, ५; प. ३, ८.  
रथ-कार- -रम् तै. ३, ४, २, १;  
-रस्य तै. १, १, ४, ८.  
रथकार-कुल- -ले श. १३, ४,  
२, १७.  
रथ-क्रा(न्त→)न्ता(√कम्)- -न्ते  
तैआ. १०, १, ८.  
रथ-क्षय(√रक्षि)- -याणि ऐ. ५,  
२१.  
रथ-गुल्ल- -त्सः ऐ. ३, ४८; श. ८,  
६, १, १६; -त्सम् ऐ. ३, ४८.  
रथ-वोष- -षः, -षम् जै. ३७.  
रथ-चक्र- -कम् ऐ. ३, ४३; श. ५,  
१, ५, २; ११, ८, १, १; तै.  
१, १, ६, ८; ३, ६, १; जै. १७;  
गो. २, ५, ८; -कस्य श. १४, ८,  
१२, १; -क्रे शांआ. ३, ४; श. २,  
३, ३, १२; ५, १, ५, १; तां. १८, ७,  
१२; -क्रेग जै. १८०.  
रथ-चक्र-चित्- -तम् श. ६, ७,  
२, ८.  
रथ-नाभि- -भिः ऐआ. ३, २, ४;  
-भिःऽइव शांआ. ८, ७; -भौ श.  
१४, ५, ५, १५; जै. १६८.  
रथ-नेमि- -मौ श. १४, ५, ५, १५.  
रथन्तर- -र तां. ७, ७, १९; जै.  
२५; २६; -रम् ऐ. १, २१; ४,  
१३<sup>३</sup>; २८<sup>३</sup>; २९; ५, १६<sup>३</sup>; १८; २२;  
३०; ८, १<sup>३</sup>; २<sup>३</sup>; १२; १७; ऐआ.

॥ 'रथी' इति व. (७, ७३, १) पा. । § ←√रमेरिति प्राबः । ←√रातेरिथ्यर्वाषः । † 'रथाना-  
न्यन्तरम् इति G.(१) ।

ऐआ. १, ४, २; २, ३, ४; ३, १, ६;  
 शां. ३, ५; २०, २, ४; २१, ३; २२,  
 १; २४, २; २५, ११; २६, ९; २७,  
 २; श. १, ७, २, १७; ८, १, १९;  
 ५, ४, १, ३; ५, ३, ५; ६, ३, १,  
 २०; ८, १, १, ५; ५, २, ५; ६,  
 १, ५; ९, १, २, ३६; ३, ३, १४;  
 १३, ५, १, २; तै. १, १, ८,  
 १; ४, ४, ९; ६, २; २, १, ५, ७;  
 ७, १, १; ६, २; ३, ५, ८, १;  
 १३, १; तैआ. १०, ६३, १; तां.  
 १, ७, ४; ४, ४, १०; ५, १, १५; ६,  
 ८, १८; ७, ६, ३; ९; १०; ११; १३;  
 १४; १७; ७, ५; ९; १३; १५-१७;  
 ८, ९; ९, ५; १०, ८; ८, ८, १०;  
 ९; १०; ९, १, २८; २९; ३, ४; १०,  
 ४, ६; ७; ९; ११, १, ४; ४, ६; ७;  
 १०; १२, २, ५; ९; १३, २, ८; १४,  
 ३, १६; १५, १०, ५; ६; ९; १५;  
 १६, ५, १४; २४; १०, ८; ११, ३;  
 ४; १८, ५, १७; १८; ६, १०; ११;  
 १२, १२, ७; २१, ९, १६; २४, १,  
 ३; ११, ७; जै. ८; २५; २७;  
 २८; २९; ३२; ३६; ३७; ३९; ४६;  
 १०३; १०४; १०६; ११२; ११३;  
 १३०; १३२; १३९; आ. २, ६,  
 ११; जैआ. २, १६, ९; ष. २, १;  
 २; ३, ८; ४, ७; सं. २; सा. १,  
 ४, २; ६; २, ७, १; ८, ६; गो. १, २,  
 १८; -रस्य ऐ. ४, १०; ५, १; ७;  
 १६; २०; ऐआ. ३, १, ६; ५, २,  
 २; शां. २४, ६; ८; २५, ५;  
 २६, ९; शांआ. २, ४; ७, २०;  
 ८, ८; तै. २, १, ५; ७; तां. ४,  
 ४, १०; ७, ६, ४; ७, ३; ९, १५; ८,  
 ९, १०; १०, ६, १; ११, ३; ६; ४, १;  
 ३; ५, १; १२, ३, ५; १३, ५, २;  
 १४, ३, १६; ९, ३; ११, २; ४; १५,  
 १०, ५; २४, १, ३; जै. ३५; २७;

३२; ३७; ३८; १०६; सं. २;  
 -रात् तां. ११, १, ४; -राय तां.  
 ७, १०, ८; -रे तै. १, ३, २, ७;  
 ३, ७, १०, १; तां. १२, ८, ३; जै.  
 २६; २७; ८७; सं. २; -रेण ऐ.  
 ४, १३; २७; ८, १२; १७; श. ८,  
 ६, १, ५; तै. २, ६, १९, १; तां.  
 ४, ८, १२; ५, ६, ७; ७, ९, ६; १०,  
 ६; जै. २५; ३२; ३९; १४३.  
 रथन्तर-स्व- -म् तां. ७, ६,  
 ४; जै. ३२.  
 रथन्तर-व(र्ण→)र्णां- -म् तां.  
 ६, ८, १८; ष. २, १, २.  
 रथन्तर-सामन्- -मा तै. १,  
 ४, ६, ७; ७, ७; तां. २५,  
 १०, ८; जै. १३१; १३९; -न्न: जै.  
 ४२; ४३; -न्ना तां. ८, ८, १२; जै.  
 १०३.  
 रथ-प्रा(√प्रा)- -म् तै. २, ८, १, २.  
 रथ-प्रोत- -त: श. ८, ६, १, १८.  
 रथ-मुख- -म्, जै. २७.  
 रथ-यान- -नाय जै. १३९.  
 रथ-योग- -गाः, -गान् श. १४,  
 ७, १, ११.  
 रथ-वज्र- -म् ष. ३, ८; ऐ. ४, २९;  
 ५, ४; १६.  
 रथ-वत्(मतुप्)- -वत् शां. २२, ३;  
 २३, ३; गो. २, ६, ११.  
 रथवती- -स्यौ शां. ८, ३.  
 रथवा(ह→)ही- -ही श. ५, ५,  
 ४, ३५.  
 रथ-वाहन- -नम् श. ७, २, २, ११;  
 -नस्य श. ५, ४, ३, २४; -ने श.  
 ५, ४, ३, २३; तै. १, ७, ९, ६.  
 रथवाहन-वाह- -ह: तै. १, ८,  
 ४, ३.  
 रथ-विमोचनीय, या- -यम् तै. १,  
 ३, ६, ६; -या तै. १, ७, ९, ५;  
 -यानि श. ५, ४, ३, १४.

रथ-वृत्(√वृत्)- -वृत् तै. ३, ७,  
 १०, ६.  
 रथ-शीर्ष- -र्षे श. ९, ४, १, १३;  
 १५.  
 रथ-श्रेणि- -णय: श. १०, ६, १, ७.  
 रथ-संमिता- -तः, -तम् तै. ३,  
 १२, ५, ६.  
 रथ-स्पा- -स्पाम्, -स्पयै जै.  
 २०३.  
 रथ-स्वन्- -न्त: श. ८, ६, १, १७.  
 रथा(-थऽअ)-ह्वय- -ह्वयानि श. १२,  
 २, ३, १२.  
 रथिन्- -थिनाम् श. ८, ७, ३, ७; -थी  
 जै. २७.  
 रथि-तम- -म: श. ८, ७, ३, ७.  
 रथिरु- -रा: तै. २, ८, ७, ८.  
 रथी- -थी: ऐ. २, ३४; शां. १, ४,  
 २, १०; ११; तै. ३, ५, ३, १; सा.  
 १, ८, १५; -थी:ऽइव ऐ. २, ५;  
 ३४; ५, १; शां. २२, ३; तै. ३,  
 ६, ४, १; -थीनाम् श. ८, ७, ३,  
 ७; -थीनाम् तै. २, ७, १५, ५;  
 १६, ३.  
 रथी-तम- -म् श. ८, ७, ३, ७;  
 तै. २, ७, १५, ५; १६, ३.  
 रथे-चित्र- -त्र: श. ८, ६, १, १७.  
 रथे-ष्ठा(√स्था)- -ष्ठा: श. १३, १,  
 ९, ७; तै. ३, ८, १३, २; -ष्ठाम् ऐ.  
 ५, २०.  
 रथो(-थऽउ)-पस्थ- -स्थम् ऐ. ८,  
 १०; -स्थे श. २, ३, ३, १२.  
 रथो(-थऽओ)-जस्- -जा: श. ८,  
 ६, १, १६.  
 रथ्य, ध्या- -ध्य: तै. २, ८, ५, ३;  
 तां. १३, २, ३; -ध्याऽइव तै. २,  
 ४, ३, ११.  
 रथ्य- -ध्यम् ऐ. ४, ३२; ऐआ. ५,  
 १, ६; शां. १२, ९; २२, २; -ध्यानि  
 श. ५, ४, ३, १६.

† 'म' इति आन. मुपा. ‡ 'धु' इति मुपा. स्वरो अष्टः । † धु(मतुवर्थे) इरच्-ई-प्रत्ययौ पा.



√रद्, रद्धति तां. १६, ६, ६; जै. १४४||  
रदित्- -म् तै. २, ३, ९, ९.

√रध् (न्ध्), रध्यति श. ३, ४, २, ३;  
रध्यन्ति श. ३, ४, २, ३; रध्यामः  
श. ३, ४, २, २; गो. २, २, २६:  
रध्य श. ५, ४, ४, १५-१९;  
रध्येयुः तै. १, ७, १०, ५; रधम्  
तै. ३, ७, ६, २३.

रन्ध्यति तै. १, ७, १०, ५; रन्ध-  
याम तैआ. ५, १, ४.

रन्ध्ययत्- -यन् तै. ३, ७, ६, २३.

रन्ति (√रम्) -न्तिः श. १३, १, ६,  
२; तै. ३, ८, ९, ३; १२, २; तैआ.  
३, ११, १२, १३; ४, ११, ५; ५, ९,  
८; मं १, ३, १४; २, २, १४; -न्तिम्  
तैआ. ५, ९, ८; -न्ते श. ४, ५,  
८, १०; तां. २०, १५, १५.

रन्त्य- -म् ऐआ. ५, २, १.

रन्ध- -न्ध्राणि जैआ. १, ५१७.

रन्ध्रायन- -म् शांआ. ११, १६.

रुपस्- -पः तै. २, ४, १, ७; ८; ३, ७,  
१०, ५; तैआ. ४, ४२, १, २; जैउ.  
३, १, २, ४; १५.

रुभसु (√रभ्) -सः तै. २, ६, ११,  
७; -सम् ऐ. ५, १२; श. ६, ३, ३,  
१९७; -सासः श. ११, ५, १, ८.

रुभिष्ठ, छा (रुभस्वत्+इष्टन्) -ष्ठया  
तै. ३, ६, ११, ३१; -छाः तै. २, ८,  
५, ७.

रुभीयस्- -यांसम् तै. ३, ६, ११, ३.

√रम्, रुमते ऐ. ३, ३९; शांआ. ११,  
३; श. ६, २, १, १४; रुमते श.  
६, १, १, १५; १३, १, ५, २; ३; ५;  
१४, ४, २, ४; तै. ३, ९, १४, २;  
३; तैआ. ३, १४, २; १०, ६४, १;  
जैउ. १, १४, २, ९; २, ४, २, ८;  
३, ६, ७, ३; रुमन्ते शां. ११, ५;  
१६, ३; श. १४, ८, १३, ३; रुमन्ते

श. ६, २, १, १२; ७, ४, १, १६;  
तै. ३, ३, २, ४; तैआ. १०, ६२,  
१; तां. १७, ७, २; ३; जै.  
१४०; गो. १, २, ५; रेमे श.  
१४, ४, २, ४; रुमताम् श. १३,  
१, ६, २; तै. ३, ७, ४, ३; रुग्णात्  
श. ३, ३, १, २; रुमन्ताम् तै. ३,  
७, ४, ४; ५; रुमस्व श. ३, ३, १,  
६; ७, ५, १, ३१; तै. १, ४, ४, ८;  
मं. १, ३, १४; ७, ११; रुम ऐ. ५,  
२२; श. ३, ७, ३, ११; रुमेयाम्  
श. ३, ५, ३, २०; रुमध्वम् ऐ. ५,  
२२; श. ४, ६, ९, ८; रुमध्वम्  
श. २, ३, ४, २६; ३, ७, ३, १३;  
का. १, ४, १, २०; अरमत ऐ. २,  
८; श. ७, ४, १, १६; अरमन्त  
श. ७, ४, १, १६; रुमेरन् जै.  
१४०.

रुमयति ऐ. ४, ३०; ५, २२; तै.  
१, ४, ४, ९; रुमयन्ति तै. २, ८,  
५, ६; रुमयतु तै. ३, ७, ४, १५;  
अरमयन् तां. ६, ७, १८; रीरमत्  
ऐ. ५, १; ऐआ. १, २, १.

रत्- रति-, रत्वा, रन्ति-, रन्त्य-  
गद्.

रुम् श. १४, ८, १३, ३.

रुम- -मः मं. १, ३, १४.

रुमति- -तिः तै. ३, ८, ९, ३; १२, २.

रुमति- -तिः तै. ३, ७, ७, १.

रुम्य, रुम्या- -म्यम् श. ७, ४, १, १६;

-म्यया श. ८, ७, ४, ८; -म्या श.

७, ४, १, १६; -म्याम् श. ७,

४, १, १६; ८, ७, ४, ८; -म्यायाम्

श. ७, ४, १, १६.

रुम-मणि- -णी आ. १, ५१६.

रुयि (√रा) -यिः ऐआ. ५, २, २;

श. २, ३, ४, १३; ४, ५, ८, ९; १०,

५, २, २०; ६, १, ५; ११; १३, ४,

२, १३; का. १, ४, १, ११; तै. १,  
४, ४, ९; २, ४, ८, १; ३, ७, १४,  
५; तां. ११, १०, ५; जै. ८५;  
८९; १५१; मं. १, ५, १; -यिम्  
ऐ. १, १३; ऐआ. ५, २, १; २;  
५; शां. १९, ९; श. २, ३, ४,  
१३; ३१; ४, ५, ४, ९; ५, २, २, ६;  
७, १, १, २८; ३, १, ३२; ३३; १०,  
६, १, ५; ११, ४, ३, १९; १२, ४,  
४, ३; १४, १, ३, २२; का. १, ४,  
१, ११; २२; तै. १, १, १, १, २, १,  
१६; ४, २, २; २, ४, ५, ३, ५, ४, ५;  
६; ६, १, ३; ५; ८, ८, ९; ६, १२, २;  
८, १, २, ६; २, ६; ४, २; ५, ६; ८,  
११; ३, २, २, २; ५, ७, ३; ६, ९, १;  
१०, १; तैआ. १, १०, २; २, ५,  
१; ६, १०, १; ११, १; मं. १, १, ७;  
२, ३, ५; -यीणाम् ऐ. ४, ११; ५,  
१३; ऐआ. ५, २, २; शां. २३,  
१-३; २५, ८; शांआ. १२, २, ७;  
श. २, ३, ४, १२; ५, ४, २, ९; का.  
१, ४, १, १०; तै. १, २, १, १३;  
४, ८, २; २, ८, १, ३; ६, ३; ८, ९;  
३, ५, ७, २; ६, १०, ४; ११, २, ४;  
३, १; ४, २; ५, ३; ५. १, ६; ४, ७;  
मं. २, ५, ८; -य्या श. ६, ६, ३,  
८; ७, ३, ६; ८, २, ६; तै. २, ७, १७,  
२; तैआ. ४, २०, २; ६, ३, २; १२,  
१; -य्याम् श. ९, २, ३, ८;  
-य्यै श. ५, २, १, २५; ६, ६, ३,  
९; ८, ३, ४, १०; ९, २, ३, ३२; तै.  
१, ४, ४, ८; ३, ८, ३, ६.

रयि-पुति- -तिः तै. २, ८, १, ६;

-न्ते ऐ. ५, १३; ऐआ. ५, २,

२; शां. २३, १; २; २५, ८.

रयि-मत् (मत्प) -मत् शां. २१,

३; २३, १; २; ३; श. ७, २, २,

११; तां. १०, ६, २; -मते तैआ.

|| 'रदन्ति' इति हस्त. -पाठान्तरम् । † रधिजभोः (पा. ७, १, ६१) इति नुमागमः । § 'रुध्यामः' इति मुपा. । § रन्ध- इत्यस्य 'रन्ध्राय' इति रूपं Kt. उत्प्रेक्षते । ‡ 'अमसम्' इति सा. चिन्त्यः । ¶ '-ष्ट-' इति आन. मुपा. अशुद्धः ।

६, १, २; -मन्तौ श. १३, ४, २,  
 १३; -मान् ए. ४, ११; श. १०,  
 ६, १, ५; १४, १, ३, २३; जै. १५०.  
 रविमृती- स्वै तै. ३, ८, ५, ३.  
 रवि-वत्(मतुप्)--वःशां. २३, २.  
 रवि-वृध्-वृधः ऐ. ५, १८; तै. २,  
 ८, १, १.  
 रवि-घन्(√सन्)- पणि ऐआ.  
 ५, २, २, १.  
 रवि-घ्ना(√स्था)- घ्नाः तैआ. १०,  
 ६३, १; दै. १, १६; -घ्नाम् तै.  
 १, ४, ४, १०; तैआ. ६, १२, १.  
 रविन्तम(-यिन्+तमप्)- मः शां.  
 २३, २.  
 रविष्(रय-ञत्+इष्न्)- षम् तां. १४,  
 ११, ३०; ३१; जैआ. १, ५१२;  
 -ष्टे आ. जैआ. १, ३५१०.  
 रराट(=ललाट)- टम् श. ३, ५, ३,  
 २४; -टात् तै. २, १, २, १, २; -टे  
 श. १३, २, २, ३; तै. २, १, २, २.  
 रराटी- ट्याः, -ट्याम् ऐ. १, २९.  
 रराट्या- ट्याम् शां. ९, ४; १८, ४;  
 श. ३, ५, ३, ९, २४.  
 ररा(ण→)णा(√रा)- णा मं. १, ४, ५.  
 रुव(√रु)- वम् तै. २, ५, ८, १०;  
 -वेण तै. २, ४, ३, १; ८, २, ७.  
 रुवथ- थात् श. १, १, ४, १४; का.  
 २, १, ३, १७.  
 रवमाण- णस्य जं. २२; -णानाम्  
 जै. २२६.  
 रवा जै. ३४.  
 रुवितृ- ता ऐ. २, ७; तै. ३, ६, ६, ४.  
 रवाना(√रश्)- नया तै. ३, ६, ११,  
 ३; १२, १; -ना श. ३, ६, २,  
 ५; ७, १, २३; १३, १, १,  
 २; २, २; तै. ३, ८, १, १; २, ३;  
 ४; १, ३; तां. २०, २, ४; -नाः  
 शां. ७, ४; श. ६, २, १, १९;

जै. १२२; -नाम् श. ३, ७, ३,  
 ७; १३, १, १, १; २, १; तै. २, ६,  
 १७, ७; ३, ८, २, ३; ३, २; तैआ.  
 ५, ७, १; -नायाः श. ३, ७, १,  
 २५; घ. ४, ४; -नायाम् श.  
 १३, १, २, २; तै. ३, ८, ३, ३;  
 -नायै श. ३, ७, १, २३; २५;  
 -ने श. ३, ६, ३, १०.  
 रश्मि-श्मयः ऐ. ४, १९; ऐआ.  
 ३, २, ४; शां. १८, ४; २५,  
 ९; शांआ. ८, ७; श. १, १, ३, ६;  
 ९, ३, १०; २, ३, ३, ७; ३, १, ३,  
 २२; ४, १, २३; ९, २, ६; १२; ४,  
 १, १, २५; ३, १, २६; ५, ४, ३,  
 १४; ६, १, २, ३; ४, ३, १०; ७, १,  
 २; ७, ४, १, १०; ८, ६, १, १६;  
 ९, ३, १, २५; ४, १, ९; १०, २, ४,  
 ३; ६, २, ३; ५, ४, ४; १२, ४, ४,  
 ६; ७; १४, ८, ६, ३; ९, १, १२; का.  
 १, ३, १, ३; २, १, ३, ३; तै. १, २,  
 ४, २; ६, ६, २; २, ४, ५, ५; ३, १,  
 १, १; २, ५, २; ६, ११, १; तैआ.  
 १, ९, ३; १०, ७; १५, १; ५, ४, ८;  
 १०, ११, २; तां. ४, ६, १३; १४,  
 १२, ९; जैउ. ६, ९, २, ८; ३, १;  
 ११, १, ९; १०; १४, ३, ५; ३, ६,  
 ९, ३; घ. २, ४; ५; १०; गो. २,  
 ६, ६; -श्मये श. १४, २, १, २१;  
 तैआ. ४, ८, ४; ५, ७, ७; -श्मिः  
 श. १, ९, ३, १६; ८, ५, ३, ३;  
 १४, २, १, २१; तै. २, ८, ६, ३;  
 ९, ५; तैआ. ३, ११, ७; १०; ५,  
 ७, ७; तां. १, ६, ६; ९, १; जैउ.  
 १, ९, १, ३; ४; ६; ८; १०; २, २; ४;  
 ६; गो. २, २, १३; -श्मिना श.  
 ८, ५, ३, ३; १३, २, ७, ८; ९; ३,  
 ३, ५; तां. २१, ४, ११; जैउ. १,  
 ९, १, ४; ६; ८; १०; २, २; ४; ६;

-श्मिभिः ऐ. ४, १९; शां. २५,  
 २; ९; १०; श. १, १, ३, ६; ३, १,  
 २३; २४; २, ३, ३, ७; ३, १, ३,  
 २२; ५, ३, ५, १६; ४, ४, २३; ६,  
 ३, १, १८; ७, ४, १, १२; १८; ९,  
 २, ३, १४; १४, ८, ६, ३; का. २,  
 १, ३, ३; तै. १, २, ४, २; ४, ८,  
 ३; २, ३, ३, २; ८, २, २; ३, २, ५, ३;  
 ७, ४, १४; १०, ८, ९; तैआ. १,  
 २७, ५; ५, ४, ९; १०, ६, ३, १; तां.  
 ४, ६, १३; ५, २, ३; जैउ. १, १,  
 ३, ६; ९, ३, १; गो. १, १, ३६; २,  
 ३, १३; -श्मिभ्यः तैआ. ४, १०, ५;  
 ५, ८, १३; -श्मिम् तैआ. ३,  
 ११, ४; ९; -श्मिषु श. ६, ३, ३,  
 ६; ७, ४, १, ३०; १०, ५, ४, ४; ११,  
 ५, ९, ९; -श्मी ऐ. २, ३७;  
 शां. १४, ४; तां. ८, ५, १६;  
 -श्मीन् ऐ. ५, ३१; श. ५, ४, ३,  
 १४; ६, ३, ३, ६; ९, ३, १, २६;  
 १०, ५, ४, ४; १४, १, ४, १०; तै.  
 १, २, १, २३; ४, ४, १०; २, ७, १६,  
 २; ३, ६, ९, १; तैआ. ५, १२, १;  
 जैउ. १, १, ६, २; गो. १, १, ३६;  
 -श्मीनाम् तैआ. ३, ११, ४;  
 -श्मेः गो. २, ६, ६.  
 रश्मि-पति- तयः तैआ. १, १,  
 २; २१, १; २५, २.  
 रश्मि-पवि(त्र→)घ्ना- घ्नाभिः  
 तै. ३, ७, ४, १.  
 रश्मि-वृत्- वन्तः तै. २, ८, २, १.  
 रश्मी(←श्मि)वृती- स्ती, -तीम्  
 श. ८, ७, ३, १३.  
 ✓रस्, अरसत् श. ६, १, १, ११; ३,  
 १, २८.  
 रस्यति श. १४, ७, १, २५; ७,  
 ३, १८; रसयति श. १४, ७, १,  
 २५; २, २; ३, १८; रस्येत् श.

† तु. गोपन्, गोपत्- ऋ. द्र. १ = साम. १, ५, २, १, ५ 'रथीपिण् रथीपिन् च. १) पाठः । तत्र सा. तु  
 -पिणः (-पिन्- प्र. ३) पपाठः । Kt. टि. निर्मूलत्वाच्चिन्त्यम् । ष 'रथिष्टीये इति जैआ. पा. । § 'रवमणानाम्' इति  
 मुपा. चिन्त्वः । ॥ 'रजनाः' इति आन. मुपा. ? ।

१४, ७, १, २५; ३, १८; रसयेव  
 वा. १४, ७, ३, २४; २५.  
 रुच- सः ऐ. ४, ३; ६, ३२; ३३;  
 ७, ३१; ८, ७; ८; २०; ऐसा. २,  
 ३, २; ३, २, ३; ५, १, १; ३, २;  
 सां. २, १; ४, १२; ११, ५; १२,  
 १; १३, ४; सांसा. २, १; ८, ३;  
 १०, ८; वा. १, २, २, २; ६; ३, १,  
 २५; ७, १, १८; २, ३, १, १०; १६;  
 ४, २५; ४, ३, १; ८; १०; ६, ३,  
 २; ४; ३, ३, ३, १८; ६, १, ७;  
 १०; ७, १, १३; ४, ४; ८, ३, ३०;  
 ३५; ९, २, १; ४; १०; ३, १२;  
 १८; २३; २९; ३०; ४, ७; ४, ३,  
 २, ५; ४, ३, ४; ४, ८; ५, १; १५;  
 २०; ५, १, ९; १०, ४; ६, ९, १६;  
 ७, १, २, ७; ८; ४, १, १७; २, ४;  
 ३, २; ५, १; ५, ३, १; ६; ६, १, १,  
 ४; ७; ११; १२; २, २-४; २, २,  
 ६; ३, १, २८; ४, ३, २; ५, १, ६;  
 ६, १, २२; २, ११; ३, ३; ७, १,  
 १३; ३, ३; ७, २, २, ३; १०; ३,  
 ४; ३, १, ३; ६; १६; १७; १८;  
 २०-२३; २६; ३७; ४६;  
 ४, १, १३; ३८; २, १२; ५, १, १;  
 ३; ४; १५; ८, २, १, ७; १०; ५, ३,  
 २; ४, १; ४; ५; ७, २, १७; २, १,  
 २, ३; २, २, ३; ३, ३; ४; ५; ५;  
 १०, १, १, १; ४; ६; ३, ५, १२;  
 ४, १, १९; ६, ५, २; ११, ५, ४  
 १८; १२, ७, १, ७; ८, १, ४; २  
 १३; ३, २, ३; १, १, २; २, ५; १४  
 १, १, ११; २, ४; ९; १२; १९; ३  
 ९; ११; १५; २४; ३१; २, १, १०  
 २, ११; १४; २७; ३५; ५३; ३, २  
 २०; ४, १, ९; २१; ५, ३, ३; ५;  
 ७; ९; ६, ९, ३१ ९, ४, १; का.  
 १, १, १, ४; ५; ३, १, ५; ९; २, १; ८;  
 १०; ४, १, १९; ६, ३, २; ४; ५;  
 २, २, १, ५; तै. १, ४, ८, ५; ७,  
 ५, ५; २, ६, ३, १; ७, ७, ७; ३, ३,

३, ५; ७, ५, ३; ६, १; १४, २; ३;  
 तैसा. १, २, २, ८; २३, ३; २, ११,  
 १; ४, १, २, १; ४, २, ४; ७, २, ३;  
 १०; १०, १; ८, ७, १; १०, १, १२;  
 १५, १; २७, १; २८, १; तां. १,  
 ६, ८; ७, ७, १; ६, ८, ७; ८, ६,  
 १; २; ९, ६; ११, ५, १०; १३,  
 ७, ४; १०, ५; १४, ९, ४; १६,  
 १३, ७; १८, ५, २१; ६, १५; ११,  
 २; २०, १४, ३; जै. ४०; १६५;  
 १७०; १७४; जैठ. १, १, १, ३;  
 ४; ५; ७; २, १, ८; ६, ३, ७; ७,  
 १, ३-८; २, ४; ९, ३, ४; १५, १,  
 २; ३, ६; २, ४, २, ९; ष. ३, १;  
 ४, १; मं. २, ६, १५; सं. ४;  
 सा. १, १, २; गो. १, १, ७; २,  
 २१; ३, ४; २, ५, ७; ६, ११;  
 -सन् ऐ. ३, २७; ३१; ६, ३२;  
 ३३; ८, ८; २०; ऐसा. ७, ३, २;  
 सां. २, ७; ११, ५; १२, १; सांसा.  
 २, १; वा. १, २, ४, १९; ६, २, १;  
 २; २, १, १, ६; ७; ३, ४, २, ५;  
 ४, ४, १६; ३, १, ४, ३; २, २, २;  
 ११; २८; ४, ३, १५; ६, १, १०;  
 १२; १५; २१; ७, १, २७; ८, २,  
 १६; ३, २०; ३०; ३५; ९, २, १-  
 ३; ६; ३, १३; १४; १५; १९-  
 २२; २४; ४, १८; ४, १, १,  
 १३; २, ५, १२; १३; १६; ३, २,  
 ५; १२; ४, ५, १; १५; २०; ७,  
 १, २, ७; ८; ३, ४, १; ४, ३, १९;  
 ६, ७, ३, ३; ७, ३, १, १६; २२; ४,  
 १, १३; ३८; ३, १३; ५, १, १; ४;  
 १५; ८, ५, ३, १; ३; ४, १; ५;  
 ७, ४, २; ३; ४; ७; ९, २, ३, ५१;  
 १०, १, १, ४; ५; ४, १, १३; ५,  
 २, १५; ११, ५, ९, ८; १२, ७, ३,  
 १, ५; १२; ८, १, ७; ९, १, १४;  
 १६; २, ९; १४, २, १, २०; ७, १,  
 २७; ३, १८; का. १, १, १, ४; ५;  
 ३, ४, १०; ४, १, १९; तै. १, १, २,

४; २, १, ३; ३; २५; ६, १; ३, ९,  
 ३; ४, ८, ४; २ ६, २, २; ४, २;  
 ३, २, ३, ६; १०; तैसा. १, १, २,  
 १; २२, ८; ५, २, ८; ९; ८, ७, १;  
 १०, १५, १; तां. ७, ७, २; ८, ४,  
 १; ११, ५, १; ११; १०, २; १२,  
 ६, ३; १३, ५, १; ८, १; ४; ७; ७,  
 १०; १४, ११, १; ५, १; ६; ३, २, ३;  
 ११, १; १६, ४, १; १३; ८; १८,  
 ५, २; ६, १५; ११, २; जै. ४०;  
 ४८; ६३; ८०; ११७; १६६;  
 १७०; १७४; जैठ. १, १, १, २-६;  
 २, १, ६; ९; ६, २, १०; २१; ३, १;  
 २; ७, २, ४; २, ४, २, ९; मं. २,  
 ६, १८; गो. १, १, १७; २, २१;  
 -सन् ऐ. ७, १९; वा. १, ३, १,  
 २५; ७, १, १८; २, ३, १, ११;  
 १२; १६; ४, ३, १; ७, १, २, ७;  
 का. १, ३, १, ६; २, १; तै. १, ३,  
 ९, ३; तैसा. १, २, २, ८; तां. १३,  
 ७, ९; ८, १; ४; १५, १, ६; जै.  
 ८०; १६५; जैठ. १, १, १, २-५;  
 ६, ३, ८; गो. १, २, ७; -सां सा.  
 ७, ३, १, ४; ९, १, २, ३; तैसा.  
 १०, १०, १; -साव सा. ३, ७, ४,  
 ४; ४, ५, १, ९; १४, १, २, १२;  
 ७, १, २, ७; १८; तैसा. ३, १३,  
 १; जै. ११३; -साव सा. १४,  
 ६, २, ३; तां. ७, ४, २;  
 जैठ. ४, ११, ५, ३; सा. १, ८, १;  
 गो. २, ६, १३; -साव सा.  
 १०, ५, २, १८; १४, ५, ४, ११; ७,  
 ३, १२; जै. ८४; -साव सा.  
 ३, २, २, १४; -साव सा. ७, ४,  
 ३, ७; तै. १, ३, १०, ८; मं. २,  
 ३, ९; -सां सा. ७, ४, ३, १९; तां.  
 ८, ६, २; -सां ऐ. ७, ३४; सां.  
 १२, १; वा. १, २, २, २; २, १, १,  
 ६; ७; ३, ४, २, ७; ४, ३, १०; ४,  
 १५; १६; ३, ६, १, १२; १५; २१;  
 ७, १, १३; ८, २, १६; ३, ३०;

९, २, १, ४, २, ५, १३; ४, ५, १, १५;  
 २०; ५, ३, ४, १७; २०; द्वि, १, २,  
 २९; ५, ४, १२; १६; ६, १, ११; ७,  
 १, १३; ७, २, २, ३; १०; ३, ४;  
 ३, १, ३; ६; ४, १, ४१; ४२; ५,  
 १, ३; ८, २, २, ४; ४, १, ५; ९, १,  
 १, ८; ९; २, २, ३; ३, ३०; ३१;  
 ४०; १२, ७, ३, १२; ८, १, ४; ३,  
 १२; २३; ९, २, ५; ९; १४, १, २,  
 ४; ९; १९; ३, ९; ११; १५; २, २,  
 ५३; ६, २, ३; का. १, १, १, ४; ५;  
 ३, २, १०; ४, ७; ४, १, २, १; २  
 २, १, २; तै. २, ६, १, ३; ४, ६;  
 ६, ५; ३, २, ८, १; तैआ. ४, ४२,  
 ५; ५, २, ४; तां. ४, ९, १७; द्वि, ८,  
 ७; जै. ३; ४०; १२७; १७४;  
 जैउ १, ७, २, ३; प. १, ५; ६;  
 गो. १, १, १, ४; ३, ३; २, ५, ७;  
 -सै: शां. २, १; २७, ३; -सौ  
 शा. ५, २, ४, ४.  
 रस-वन्त- -न: शा. १४, ७, ३,  
 १३.  
 रस-तम- -म: शा. ९, १, २, ३६.  
 रसन्तम् (←रस-तम)- -म: शा.  
 ९, १, २, ३६.  
 रस-वत् (मतुप्) -वत् शा. ४, ३,  
 ३, १९; ५, १७; तां. ५, ७, ३; ११,  
 ५, १; १०, २; १२, ६, ३; १३, ५,  
 १; १४, ५, १; ११, १; १५, ११,  
 १; -वता जै. ११३; -वती शा.  
 ४, ३, ३, १९; ५, १७; -वन्तम् शा.  
 ३, ९, २, २; ४, ५; -वन्ति शा. ३,  
 ९, २, ३; -वान् तै. ३, १०, १, ४.  
 रसवती- -ती: शा. ५, ३, ४, ३;  
 २७; ६, ४, ३, २; -तीभि: शा.  
 १, २, २, २; ५, ३, ४, २७; का. २,  
 २, १, २; -तीम् शा. १, २, ५, ११;  
 का. २, २, ३, १०; -त्य: शा. १,  
 २, २, २; का. २, २, १, २; -त्ये  
 शा. ४, ३, २, १२; -त्यौ शा. १,  
 ९, १, ७; ३, ६, १, २१; ८, २, १६.

रसिन्- -सिन: ऐ. ४, २९; ५, ६;  
 १६; ७, ३३; ८, २०; ऐआ. ५, २, ४;  
 शा. १२, ८, १, ५; तै. १, ४, २, ३;  
 २, ६, ३, २.  
 रसयित्- -त्तु: शा. १४, ७, १, २५;  
 ३, १८.  
 रहस्य- -हसिडह्व जैउ. २, ५, १, ५.  
 रहस्य- -स्ये सा. २, १, ५; -स्येन  
 सा. २, ३, १; ६, १०; ३, ५, १;  
 ६, ७; ११.  
 रहस्यु- -स्यु: तां. १४, ४, ७; जै.  
 १९३; -स्युम् जै. १९३; -स्यो  
 जै. १९३.  
 √रा, रात्ते तै. १, ७, २, १; रासि शां.  
 २६, ११; ररिम शा. ९, ५, २, ९;  
 तै. २, ७, १३, १; रास्व ऐ. २,  
 ४०; ४१; शा. ३, २, २, २५;  
 रास्व शा. ११, ४, ३, १९; तै. २,  
 ४, ८, ३; ५, ८, ७; अरासत ऐ. ७,  
 १७.  
 रराण- गद्र.  
 राक्ता- -का ऐ. ३, ३७; ४७; ४८;  
 ७, ११; तै. १, ७, २, १; प. ४,  
 ६; गो. २, १, १०; -काम् ऐ.  
 ३, ३७; शां. १६, ७; मं. १, ५,  
 ३; -कायाम् प. ४, ६; -कायै  
 ऐ. ३, ४७; शा. ९, ५, १, ३८;  
 -०के मं. १, ५, ४; २, ६, २.  
 रात-राति-, रात्रि- अद्र.  
 राक्ष(स→)सी(←रक्षस्)- -सी,  
 -सीम् ऐ. २, ७.  
 राक्षोष्ण(←रक्षोहन्)- -म् शा. ३,  
 ४, १, १६; आ. १, ८०; ९५; १०४;  
 १०६; ११४; जैआ. १, ९६;  
 १०३; १०६; ११४; २, ४, ६;  
 -म्ना: -म्नाम् शा. ७, ४, १, ३३;  
 -म्ने आ. १, २०; ४६५; जैआ.  
 १, ४६५.  
 राक्षोष्नी- -ष्नी: शां. ८, ४; -ष्न्य:  
 ऐ. १, १६; १९.  
 √राज्, राजति ऐ. १, ५; ऐआ. २, ३,

७; सा. २, ६, ७; राजत: तै. २,  
 ८, ९, १.  
 राज्- राट्, ह् शा. ५, २, १, २५; ८,  
 ३, ४, ६; ८; १०; २, ३, ३, १०; ११;  
 तै. २, ७, ७, २; ९, २; ३, ५, १२, १;  
 ८, ३, ६; ११, १, २; तां. १०, १, १.  
 राजत्- -जन्तम् शा. २, ३, ४, २९;  
 का. १, ४, १, २२; तै. ३, ६,  
 १०, ४.  
 राजन्- -०जन् ऐ. ७, २७; २८; ३०;  
 शा. ३, ८, ५, १०; ९, ३, ६; १०, ६,  
 १, ४-९; १४, ५, १, १५; तै. १,  
 ७, १०, २; ३; २, ४, ७, ८; ७, ७,  
 ५; ३, १, १, ३; ६, ६, १०, ५; ७, १३,  
 १; ३; ४; -०जन् तै. २, ४, ८, ३;  
 ८, ३, २; तैआ. ६, ३, १; ५, ३; तां.  
 ५, २, ६; ६, ९, ९; १४, १, १२;  
 जैउ. १, १२, ४, ५; ४, १, १, ८; ६,  
 २, ३-६; ३, २; -जनि ऐ. १,  
 १३; १५; २७; ३०; ६, ३; ८, २६;  
 तै. २, ४, ६, ४; ३, ६, १०, ५;  
 तैआ. ६, ५, ३; जै. ११७; १४४;  
 सा. २, ७, १३; -जभि: शां. २६,  
 १३; शा. १३, ४, ३, ३; -जभ्य:  
 जै. १८०; -जा ऐ. १, ८; १३;  
 १५; २६; २७; २९; ३०; ३, २५;  
 ३८; ४०; ४, ७; ५, ८; ६, १; ३;  
 ७, १३; १८; ३१; ८, ८; १४; २३;  
 २४; २६; २७; ऐआ. ५, २, ४;  
 ३, २; शां. ४, ४; १२; ७, १०; ९,  
 ६; १२, ५; २३, ३; शांआ. ४,  
 ९; ६, १५; १२, ६; शा. १, ३, २,  
 ६; १४; ६, ३, ३; ४, ५; १४; १५;  
 २, २, ३, १; ३, २, १, २; ४, १, ६;  
 १०; १२; २, ७; ४, १५; ३, ३, १,  
 १४; ३, १; ३; ४, २, २, ५; ४, ५,  
 ४; ५, १, १, १२; १३; २, २, ७; ३,  
 १, १२; ३, १२; ५, ४; ४, २, ३;  
 ४, ५, ७; १५; १६; ५, ४, ४; ९, ३,  
 ४, ५; ८; ९; ४, १, १; १३; ३, १३;  
 १६; ४, ८; १०, ४, २, १; ११, १,

३,३;४,४;२,५,३; ४,३,९; १२,  
 ६,१,१; ७,१,६; ८;३, ४; ८,१,  
 ३;५;३,७; १०; ९,३,३; १३,१,  
 ५,४;२,२,१;५;७; ८;९,८; ११,  
 २;४,३,३;६-१४; ५,४, ४-७;  
 ९;१२;१५;१६; १४,१,३, १२;  
 ४,१,२६;२,२३; ५,१,२;३; ५,  
 १५;७,१,४१;९,१,१२; ३,१०;  
 का. १,२,३,१; ३,३,७; ४,९;४,  
 २,३;५;७; तै. १,४,२,४; ७,६;  
 ८,६; १०,६;७; ६,१,११; ७,३,  
 ७;४,२;६,७; ८,३;१०,५; ८,  
 ८,१;२,२,५,२; ४,२,८; ३,११;  
 ७,७;८;५,७,३;६,२,१; ४,६;५,  
 ४;६;७, १५,२; १६,४; ८,३,७;  
 ४,३;५;८; ७,५;९,३; ८; ३,१,  
 १,२;८;२,७;११; ५,६,१;१२,  
 २;७,७,६;७;९,७,१४,२;८,५,  
 १; २; ३; ४; ९,७,२; १०,१;  
 १४, ३;१७, १; तैआ. १, ५,१;  
 ३,१०,१;४; ११, ६; ४, ३६,१;  
 ५,४,९; ६,५, २; १०,१, १३;  
 १५; तां. २,७,५;१०,४; १२,१,  
 ७;१०,४;१८,५,६; ८,७; ९,२१;  
 १२,१,२; १७,४;६; २१, ५,२;  
 १२,२;२४,१८,२; २५,१०,१७;  
 जै. ४७; ८२; ८६; ८७; ९३;  
 ११५;१२४;१२८;१३५; १६४;  
 १४७;१५१;१७८;१८८; १९८;  
 जैउ. १, १२,४,४; ३,५, २,२;  
 ६,१,१; ७,३,२; ४,५,१,२; ६,  
 १,१;२; प. ३, १२; ५, ७; मं.  
 १,१,१०; ७,९;२,१,६; सा. १,  
 ४, १६; ३,६,१; गो. १, ५, ८;  
 -जानः ऐ. ८, १४; २८; ऐआ  
 ५,१,१; श. ३, ३,४,१४; ५,५,  
 २,५; ९,३,४,५; ४,१,१; १३;  
 ३,१२;४,८; १०,४,१,१०; १३,  
 ४,२,१७; तै. २, ७, ८, २; तां.  
 ६, ३, १५; जै. १५; २०५;  
 -जानम् ऐ. १, १२; १४; १५;

२६;२७;३०;३,२५;२६;४०;  
 ६,१;७,१४;१५; १६; २३;२४;  
 ३२; ३३; ८,७; १२; १७; २०;  
 २४;२५; शां. ४,४; ७,१०; ९,  
 ५;६; २७, ६; श. १, १,४,७;  
 २,३,२;७,१,१३; १६; २,२,२,  
 १;३,२,२; ३,३,२,५;९; ३,१;  
 ९;१०;१४;१५; ४,३,११; ६,२,  
 १४;३,४; १७; ९,३,२; २६;४,  
 १,४,६;२,३,४; ३,४,१; ५,१९;  
 ४,४,११; ५,१,२; ६,८,७; १२;  
 १७; ५,१,२,१४; २,२,५;८; ४,  
 २, ७;४, १५; ५,१५; ७,३,१,  
 १-४; ९,३,३,११; ४,४,८; ५,  
 १,२१;११,१,२,१; १२,६,१,५;  
 ८,१,३;५; १४, ४,१,२६; ७,१,  
 ४३;४४;९,१,१९; का. १, २,२,  
 १; तै. १,४,२,३; ७,६; १०,६;  
 २, २,८,५; ३,१०, १;२; ६,३,  
 २;११,८;१४,६;७,१५,३; १८,  
 २; ८,६,९; ३,१२, ३,४; ९,५;  
 तैआ. १,७,२;३,११,४; ६,१,१;  
 तां. २,७,५;१०,४;१,२,७; १८,  
 ५,५;१२,१,२; २४,१८,२; जै.  
 ८६;९३;१३३;१५३; १८८; प.  
 १,१;७; ५,१;९; ११; सा. १,७,  
 १०;८,१४; २,३,२;५,६; ३,५,  
 १; ६, १; गो. १, १,७; -जानौ  
 गो. २,४,१५; -ज्ञः ऐ. १,१३;  
 २४;२६;२,२५; ३,३७; ७,२३;  
 ३२; ८, २३; २४; शांआ. ४,८;  
 श. १,१,३,७; ७,१,१; ३,३,४,  
 १०;१४;४,१,७;९,४,१५; १६;  
 ४,१,३,४;८; १०;११; २,१,११;  
 ५,१,१,१२; १३,२,२,२;१८;  
 का. २,१,३,५; तै. १, १,४, ८;  
 २,७,१७,२; तैआ. १,९,६; २७,  
 २; जै. १५२;१७१; १८०; जैउ  
 १,१, ४,५; प. १,६; सा. १,७,  
 १; गो. १,२,१०; २,२,५;९; ६,  
 १२; -ज्ञा ऐ. १, १४; शां. ७,

१०; २७,६; श. २, ६,४,२-  
 ४;५-७; ४,४,५,२२; ५, ४,५,  
 २;१८; १४,४,२,२६; का. १,६,  
 ४,३;४;५; ६-८; तै. १,६,२,  
 ६;७;८,१,२; तां. १, ५,१७; जै.  
 १८०; प. ३,१२; -ज्ञाम् ऐ. ८,  
 ७;१५;१९; श. ५,४,२,२;१३,  
 ३,३,१०; तै. १,७,३,८; ३,८,  
 २१, ४; ९,४, ३; मं. २, ५,९;  
 -ज्ञि श. १३,५,४,१८; -ज्ञे ऐ.  
 १,२९;४,७;७,१६; १८;८, २८;  
 शां. १८,१; श. ३, ३, ४, २६;  
 ३१; ४,१,२; ५,५,१,६; ११,२,  
 ६,१४; तै. ३,८, १८,३; ९,१६,  
 १;१०, ७,१; तैआ. ६,५,१; तां.  
 २१, १,१; ३; जै. १४९; जैउ.  
 ३,७,३,२.

राज्ञी-ज्ञी ऐ. ५,२३; शां.२७,  
 ४; श. ८,३,१,१४; ६, १, ५;  
 का. १,१,४,२६; तै. १, ४,६,६;  
 २,२,६,२; ३,१०,६,१; ११, ३,  
 १; जै. १६८; मं. १,१,३.

राज-राजन  
 राज-कवृ-तारः ऐ. ८,१७.  
 राज-कुल-लम् प. ५, ८; -ले  
 जैउ. ३,५,९,४.  
 राजकुल-विवाद-दः प. ५,३.  
 राज-कृत्-कृतः श. ३,४,१,७;  
 ८; १३,२,२,१८.  
 राजन्वत्(मत्तुप्)-न्वत् तां.१०,  
 ६, ४; -न्वान् सा. २, ७,१३.  
 राज-पति-तिः श. ११, ४, ३,  
 ९; तै. २,५,७,३.  
 राज-पितृ-तरम् ऐ. ८, १२;  
 १७.  
 राज-पुत्र-त्र ऐ. ७,१७; -त्रः  
 तै. ३, ८, ५, १; तां. १९,  
 १,४; -त्राः श. १३, १,६,२;४,  
 २, ५; तै. ३, ८, ९, ३; -त्रेण  
 ऐआ. ५, १, ५; -त्रैः तै. ३, ८,  
 ५,१.

राज-पुत्री- -व्यः श. १३, ५, २, ५-  
 राज-भ्रातृ- -त्तरः ऐ. १, १३;  
 -तरम् श. ५, ४, ४, १६; -ता श. ५, ४, ४, १७; तां. १९, १, ४; -त्रे श. ५, ४, ४, १६.  
 राज-मात्र- -म् शां. २७, ६.  
 राज-मुख- -म् तै. ३, ८, २३, १.  
 राज-वत्(मत्तुप्)- -वत् श. २३, १.  
 राज-वळ(ड)वा- -वानाम्, -वासु जै. १७१.  
 राज-सामन्- -मानि तां. १८, १०, ७.  
 राज-सू- -स्वः श. ५, ३, ४, ३; ५, १८.  
 राज-सुय- -यः श. ६, ६, १, १; १०, १, ५, ३; तै. २, ७, ६, १; तां. १९, १३, १; गो. १, ५, ७; -यम् ऐ. ७, १५; श. ५, १, १, १२; ३, ४, १२; ४, ३, २; २१; तै. २, ७, ४, १; ५, २; १५, २; -यस्य श. ९, ३, ४, ७; ८; -यात् गो. १, ५, ७; -याय तै. १, ७, ६, ४; -ये श. ४, ६, १, १५; १४, २, २, ४७; ४, २, २३; -येन श. ५, १, १, १२; १३; २, ३, ९; १०; ३, १, १०; ४, १, १; २, ५, ४, २३; ५, ३, ७; ४, १४; ५, १०; ११; ९, ३, ४, ७; ८; तै. १, ७, ७, ५; ८, १०, १; तां. १८, १०, १०; ११, १-३; ५; गो. १, ५, ८.  
 राजस्य-याजिन्- -जिनः श. ५, ५, २, ५; ५, ९; ११; -जी श. ५, ५, १, २; ४, १४.  
 राज-स्तम्बायन- -नः श. १०, ६, ५, ९; -नस्य जै. १५१; -नात् श. १०, ६, ५, ९; -नाय श. १०, ४, २, १.  
 राजा(-जन्डा-)-भिराज- -जाय

तैआ. १, ३१, ६.  
 राजा(-जन्डा-)-चुचर्य- -येण जै. १३०.  
 राजा(-जन्डा-)-सन्दी- -न्दी जै. ११७; -न्दीम् श. ३, ३, ४, २६; -न्धाम् जै. ११७; -न्धै श. १४, १, ३, ८.  
 राजो(-जन्डा-)-पजीविन्- -विनम् सा. २, ५, ६.  
 राजन(←रजन)- -नम् ऐआ. २, ३, ४; शांआ. २, १; आ. २, १८, ९; -नाय एआ. ५, १, २; -नेन ऐआ. ५, १, ६.  
 राजन-रौहिण- णाभ्याम् सा. १, ४, ७.  
 राजनरौहिणक- -के सा. २, १, ६; आ. २, १८, ९; जैआ. २, ६, ९.  
 राजन-स्तोत्रिय- -येण ऐआ. ५, १, ५.  
 राजनि- -निः तैआ. ५, ४, १२; तां. १४, ३, १७; २३, १६, ११; जै. १४.  
 राजन्या- -न्यः ऐ. १, २८; ७, १९; २०; २३; ३१; ८, २; ३; ४; ६; ८; श. ३, १, १, ९; ५, १, १, ११; ५, ३; ५; ९; १२; १३; १४; २८; ३, ५, १३; २८; ४, १, १६; ३, ५, ५, ४, ९; १३, १, ५, ३; ५; ६; ९, २; ७; ३, ७, ९; ४, ३, ५; ४, १; ६, २, १०; तै. १, १, २, ७; ९, ६; ७, २, ६; ८, ७; ८, ८, २; ३, ८, १३, १; २३, २; ३; ९, १४, २; ३; ४; १९, ३; तैआ. ३, १२, ५; तां. ६, १, ८; १०, ९; १५, ३, २५; ४, ८; १८, ८, १४; १९, १२, ३; ८; जै. ८; ३३; ६८; १००; १३३; १३७; १५०; जैठ. १, १, ४, २; वं. २; -न्यम् श. ३, २, १, ४०; १२, ८, १, ६; १३.

६, २, १०; का. १, ४, १, ५; तै. १, ७, ९, ३; ३, ४, १, १; तां. १९, १२, ३; १६, ३; जै. ८; ३७; १००; -न्यस्य ऐ. १, २८; ३, ४८; श. ५, १, १, ११; ५, २८; ३, ५, ३०; ४, १, १७; १३, १, ५, ६; का. २, १, ३. १६; तै. १, १, २, ७; ४, ८; ९, ६; ३, २, ३; ७, ३, ३; ३, ९, १४, ४; तैआ. २, ८, १; ५, ३, ८; तां. ६, १, ८; १०; जै. १३९; -न्याः श. १३, ४, २, ५; १७; ५, २, ६; -न्यात् श. ५, ४, ३, ३; वं. २; -न्यानाम् तां. १९, १२, ८; -न्याय तां. ६, १०, ९; १३, ४, १८; -न्ये श. १३, १, ९, ७; तै. २, ७, ७, १; ३, ८, १३, १; तैआ. ४, ११, १; जै. १३३; -न्येन श. ३, १, १, १०; -न्यौ श. १३, १, ५, ३.  
 राजन्य-का(म्य→)न्या- -न्या जै. १००.  
 राजन्य-जीविका- -कायाम् सा. १, ७, १३.  
 राजन्य-वन्धु- -न्धवः श. १, २, ४, २; १०, ५, २, १०; का. १, १, २, ११; २, २, २, १; -न्धवे जै. १२५; -न्धुः श. ८, १, ४, १०; ११, ६, २, ५; १४, ९, १, ५; जै. १५१; १५२; २०४; -न्धोः श. १, १, ४, १२; जै. १२५.  
 राजन्य(-न्यडा-)-र्षि- -र्षिः तां. १२, १२, ६,  
 राजन्य-वैश्य- -वैशौ सा. १, ७, ५.  
 राज्य- -ज्यः तै. १, ४, २, ४; -ज्यम् ऐ. ७, २३; ८, १४; १५; १९; शांआ. १, ७; श. २, २, ३, १; ४, ४, ६; ५, १, १, १३; २, १, २५; ४, ३, १५-१८; ९, ३, ३, ११; ४, ५; ८; ४, १, १; १३;

३, १२; ४, ८; ११, ४, ३, ३; ९<sup>३</sup>;  
१२, ७, २, ८; १५; का. १, २, ३,  
१<sup>३</sup>; तै. १, ४, २, ४; ६, १, ५<sup>३</sup>; ७,  
४, २; ३; २, ५, ७, ३; १५, २; ३,  
१, ४, ३<sup>३</sup>; ५, १४<sup>३</sup>; ८, ५, १;  
तां. ११, ३, ९<sup>३</sup>; १२, १०, ५<sup>३</sup>;  
१३, ९, २३<sup>३</sup>; १९, १, २; २१, ५,  
३; जै. ७८; ८८<sup>३</sup>; १४५<sup>३</sup>; १८८<sup>३</sup>;

-ज्यम्ऽइव श. २, ४, ४, ६; का.  
१, ३, ४, ४<sup>३</sup>; -ज्यात् शांभा. १,  
७; श. १२, ९, ३, १, ३; १४, १, ३,  
१२; -ज्यानाम्, -ज्यानि श. १३,  
४, ३, १५; -ज्याय ऐ. ८, ६<sup>३</sup>; १२;  
१३; १४<sup>३</sup>; १७; १८; १९; शां. ७,  
१०; शांभा. १, ७; श. ३, ३, २,  
६<sup>३</sup>; ४, १, ७; ९, ३, ६; ५, १, १, १, २;  
३, ३, १२; ४, २, ३; ४, ५; ८, ६,  
२, १; तै. १, ४, २, ४; ३, १, ४, ३;  
५, १४; तां. १, २, ९; १५, ३, ३०<sup>३</sup>;  
जै. ११७; १८८<sup>३</sup>; -ज्ये ऐ. ८, ११;  
तां. १९, १, २; २६, ५, २; -ज्येन  
ऐ. ७, २३; श. १३, २, ११, २;  
तै. ३, ८, ५, १०; ९, १०, १.

राज्य-काम-मः श. २, २, ३, १;  
का. १, २, ३, १.

राजत(←रजत)-तानि सा. ३, १, १२.

राजती-म् सा. २, ५, ३.

राजि-जयः श. १४, ५, २, ३.

राजीवा-वाः तां. २१, १४, ८.

राज्जुदाल(←रज्जु-दाल)-लः श.

१३, ४, ४, ५; तै. ३, ८, १९, १;  
-लम् तै. ३, ८, २०, १.

रात(√रा)-

रात-तम-मा ऐ. ६, १८.

रात-मनस्-मनसः श. १, १, २,

१२; ३, ७, ३, ४; ५; ४, ३, ४, १४<sup>३</sup>;  
का. २, १, २, ११; -नाः श. ३,  
६, ४, ७<sup>३</sup>; ७, ३, ६; ४, ३, ४, २०;  
-नीभिः का. २, १, ३, ४.

रात-इव्य-इव्यः तै. २, ८, ५, २.

राति-तयः श. १४, २, २, २६;  
तैवा. ४, ७, ५; -तये तै. २, ८,  
४, ३; -ति आ. जैवा. १, ४५३;  
-तिः श. ४, ४, ४, ९; तै. २,  
६, ९, १; ३, ५, ७, ४; तैवा. १,  
२, ४; १०, २; ४, ५, ७; -तिभिः  
जै. २०४; -तिम् ऐ. ४, २०; ८,  
८; श. ७, ३, १, ३३<sup>३</sup>; तै.  
२, ८, ४, ४; जै. १२७; -तेः श. १४,  
६, ९, ३४; -तौ श. १, ५, १, १७.  
राति-पाच्(√सच्)-पाचः तै.  
२, ७, १२, ६; ८, ६, ४.

रात्रि,त्री-त्रयः ऐ. १, १३; ३, ४१;  
ऐवा. ३, २, २; शांभा. ८, २; श.

१, ३, ५, ८; २, १, १, ४३; १०, ४,  
२, २३; २४; ३, १३; ५, ४, १०<sup>३</sup>;  
११, १, २, १०; ७, ४<sup>३</sup>; ८, ४, ५;  
१२, ३, २, ३; १४, ४, ३, २२; तै.  
१, १, ६, ७; ९, १०; ३, ३, ७, १; ९,  
११, २; १०, ९, ७; १०, १; तां. ४,  
२, ७; ८; ९, ३, ६; १०, ३, ९; ११;  
१६, ६, १०; २३, १, २; २, ४;  
३, २; ७; ५, ४; ७, २; ९, ५; ११, ५;  
१४, ६; ७; १८, ३; ४; १९, ११;  
२०, ४; २२, ७; २३, ३<sup>३</sup>; २४, १;  
२५, ४; २४, ३, ३; ४, ३; ५, २; ६,  
३; ८, २; ९, ३; १०, २; गो. १, ५,  
५; २३; -त्रि मं. २, २, १८;  
-त्रिः ऐ. ४, ५; ६<sup>३</sup>; १०; ५,  
२९; ऐवा. २, १, ५; शां. २, १;  
७; ९; १०, ३; १७, ६; १; ३०, ११<sup>३</sup>;  
श. १, ५, १, २२; ६, ३, २४; ७, २,  
२६; २, १, ३, १; ३, १, ३; ४, २२;  
३, ४, ४, १५; ४, २, ५, १४; ३, १,  
१०; ११; ६, ३, ३; ६, २, २,  
१८; ७, ४, १२; १३<sup>३</sup>; ८, ५, २,  
५; ९, २, ३, ३०; १०, २, ६, ९;  
१६; ६, ४, १; ११, २, ४, ४<sup>३</sup>;  
१२, ४, ४, ७; १३, १, ४, ३; ५,  
५; २, १, ६; ५, ३, १०; ४, ९; १०;

२०; ८, ३, २; १४, २, १, १; २, ४१;  
९, १, १४; का. १, १, ३, १; ४, ८;  
३, १, १; ४, १, १७; तै. १, १, २,  
८<sup>३</sup>; ४, २; ५, ३, ४; १०, ७; ७, १०,  
१; २, १, २, ७; २, ६, ४; ३, ७, ७, ८;  
८, १६, ४; ९, ५, ३; १४, ३; तैवा.  
१, १०, ५; १४, ४; ३, ९, २; ४, १०,  
४; ४२, १; ५, ७, १२; १०, १, १३;  
२५, १; तां. ४, १, ५; ६; ९, १, ७;  
२३-२५; २, ४; १६, १, १; २०, १,  
१; २, १; ३, १; ४, १; ५, १; ६, १; ७,  
१; ८, १; ९, १; ११, २; १४, १; २१,  
६, १; ७, १; ८, १; ६; ९, १; १०, ४;  
११, १; १३, १; २५, १०, १०; जै.  
१; २; ७९; ८०; ८४; १३२; १५२<sup>३</sup>;  
जैड. ३, १, १, ८; ४, ८, २, २<sup>३</sup>;  
मं. १, ५, १५; २, ५, १३; ला. ३,  
८, ५<sup>३</sup>; गो. १, १, ३३<sup>३</sup>; २, ५, १;  
३<sup>३</sup>; -त्रिःऽइव ऐवा. ५, १, १;  
-त्रिःऽ-त्रिः शां. २, ८; -त्रिभिः  
श. २, २, ३, १३; १४, ४, ३, २२;  
का. १, २, ३, १२; ६, ३, ८<sup>३</sup>; -त्रिम्  
ऐ. ३, ४४; शां. १०, ३; श. १, १,  
१, ११; ६, ४, २; ५<sup>३</sup>; १३; १५; १७;  
१८; ७, १, १०<sup>३</sup>; २, ३, ४, २<sup>३</sup>;  
४, ४, १८; १९; ५, ३, १६; ३, २,  
२, ४; २६; ५, १, ३६; २, १८; ७, २,  
४; ४, १, २, १४<sup>३</sup>; ३, १, १०; १३;  
५, १०, ८<sup>३</sup>; ७, १, ३, २; ६, २, २,  
१६; ७, ४, ७; ९, २, २, ३; ७; १०,  
४, २, २७; ३०; ११, १, ३, ३; ५,  
३; ६, ११; ८, ४; २, ५, ३; ३, ३, १<sup>३</sup>;  
५, १, ११<sup>३</sup>; ५, ६; १२, ८, २, ८; ९;  
१०; ११; १३, ८, १, ३; १४, ४, ३,  
२२<sup>३</sup>; ९, १, १९; का. १, १, ४, १;  
२; ३<sup>३</sup>; ६; ३, ३, ७; ४, ११; १२; ४,  
१, १<sup>३</sup>; २, ९; ५, २, १६; २, १, १, ६;  
९; तै. १, १, ९, ९; २, १, २, ७; ५, २;  
२, ६, ४<sup>३</sup>; ३, ८, १, २; ९, ५, ३; ११,  
८, ३; ८; तां. १, ९, ८; ५, ९, २;

† एकत्र 'य' इति मुपा. स्वरः ।

९, १, १; ७; १०; २, १; ७, ११; १८,  
 ६, २४; जै. १, २; ६३; ७३; ७४;  
 ११६; ११७; १३२; १५२; १६८;  
 १७६; जैड. १, ११, १, ३; ६; १७,  
 २, ३; ५; ३, १, १, ९; प. ४, ६;  
 सा. १, ५, ८; ३, ७, १०; ८, २; गो.  
 २, ४, १०; ५, १; ५, ५; -त्रिया  
 तै. १, ५, ९, ६; ७; २, १, ५, ३;  
 ७, १४, १; तैआ. ४, १०, ४; ५, ७,  
 १२; ८, १०; १०, २५, १; -त्रिया:  
 तै. २, ८, ९, ४; -त्रियै तै. १, ६, ९,  
 ४; ३, १, ६, २; ४, १७, १; तैआ. ४,  
 १०, ४; ५, ८, १०; -त्री श. ११,  
 १, ७, ३; ४; तै. २, ४, ६, १०;  
 ८, ७, २; तैआ. १, ८, १; १०, ७;  
 जै. १३२; -त्री: ऐ. ४, २४; ५,  
 ३०; ऐआ. २, २, ४; श. १, ३, ५,  
 ८; २, ६, ३, ११; ९, १, १, ४३; ३,  
 ३, १८; १०, ४, ३, १२; ११, १, २,  
 १०; ५, १, १०; १२, ७, ३, ६; १४,  
 १, १, २८; तै. १, ८, ५, ५; २, १,  
 १, ३; ३, ११, ८, २; ३; तैआ. २,  
 ८, १५; तां. २१, ३, ४; जै. १६०;  
 सा. १, २, २; -त्रीगाम् श. १०, २,  
 ६, १७; ४, ३, १३; -त्रीभि: तां.  
 २३, २८, ७; -त्रीम् ऐ. ३, ४४;  
 ४, ५; ६; ५, २४; ८, १५; शां.  
 १७, ९; सं. २, २, १७; गो. १, २,  
 ६; २, ४, १०; ५, १; -त्रीम्-त्रीम्  
 श. ६, ६, ४, १; -त्रीषु तै. १, १,  
 ६, ७; गो. १, २, १५; -त्रै: ऐ. १,  
 २३; ३, ४१; ४४; ४, ५; शां. ८,  
 ८; १७, ९; श. २, ३, १, ६; ४,  
 २३; ३, २, २, २७; ५, १, ३, २; ७,  
 १, २, ११; १०, ४, २, १८; १२, १,  
 ४, १; ३; ४, ४, ७; १४, ९, १, १९;  
 तै. १, ५, ९, ६; ७; ३, १०, ९, ७;  
 तैआ. १, १०, ५; तां. ८, ८, २५;  
 ९, १, १; २; १०; १५; २७; २, १;  
 २०; ४, १; ७, ११; १२; जै. ७४;  
 आ. २, १७, ५; सा. ३, ८, ५; गो.

१, ५, ३; २, ४, १०; ५, १; -त्री  
 ऐआ. ५, ३, ३; शां. ३०, ११; श.  
 २, ३, ४, २; ४, १, २, १३; १२, ७,  
 ३, ३; १३, ५, ३, ७; १४, १, १, ३३;  
 का. १, ४, १, १; तैआ. १, १०, ७;  
 प. ५, ८; सा. १, २, ४; ५, १५; ३, ४,  
 ४; ६-९; ७, ९; ८, ३; ५; गो. १,  
 ३, ११; १२; -त्र्या ऐ. ५, २६; २८;  
 शां. २५, १४; श. २, ३, १, ११;  
 ३७; ४, ९; ३, २, २, २६; ५, ५, ३,  
 ३; ६, ६, ४, १; २; ७, ३, २, १९;  
 का. १, ३, १, ६; २६; ४, १, ७;  
 १७; तै. ३, १०, ४, ३; तां. १७,  
 १४, १; २०, १, ३; २, ५; ३, २;  
 ६, १; ८, १; -त्र्या: ऐ. २, १५;  
 शां. २, ७; ८; जै. ७४; गो.  
 २, २, ७; ५, १; -त्र्याम् शां. २,  
 ८; ९; १७, ४; श. ६, ७, ४,  
 १३; १०, २, ६, १६; ११, ५, ५,  
 ७; तैआ. २, १८, १; -त्र्यै श. ६,  
 ७, ३, १०; तां. १, ९, ८.  
 रात्रि-छन्दस्- न्दांसि शां. ३०,  
 ११.  
 रात्रि-रूप- म् ऐ ४, ६; ७, १२.  
 रात्रि-लोक- का: श. १०, ४, ३,  
 १३.  
 रात्रि-पामन् (← सामन्) - म तां.  
 ९, २, २०; २०, १४, १. रात्रि-  
 सामन्- अद्र.  
 रात्रि-सत्र- त्रस्य शां. २५, १४.  
 रात्रि-सहस्र- त्वेगड- त्वेग श.  
 १०, ४, ४, ४.  
 रात्रि-साच्यु- यानि श. ७, ३, २,  
 १९.  
 रात्रि-सामन्- मानि श. ११,  
 ५, ५, ६; ७. रात्रि-पामन्- गद्र.  
 रात्री-रूप- म् गो. २, ५, ५.  
 रात्री-सूक्त- क्तेन ऐआ. ३, २, ४.  
 रायक्षित (← रथ-क्षित) - त: जै.  
 १३७.  
 रायन्तर (← रथन्तर) - त: ऐ. ८, १;

ऐआ. ५, २, २; शांआ. २, ५; श.  
 ५, ५, २, ४; तै. १, १, ८, १; तां. १२,  
 ४, १३; जै. २६; २७; -रम् ऐ.  
 ४, २९; ५, १; ७; १६; २०; ऐआ.  
 ५, २, ४; शां. २०, २; २४, १; ५;  
 ६; २६, ८; ९; ११; १५; २८, ८;  
 शांआ. २, ४; श. १, ७, २, १७;  
 १३, ५, १, २; तै. १, २, २, ३; तां.  
 ८, ३, ७; ४, ११; १०, २, ५; ११,  
 २, ३; ४, १; ३, ५, १; ६, २; १०,  
 १४; १२, २, ३-५; ८; ९; ३, २, १;  
 १३, २, ७; ८; १४, ११, ४; १३;  
 २२; १५, २, ५; ८; जै. २५; २७;  
 २००; -रस्य ऐ. ४, १०; -रा:  
 तां. ७, ९, ६; जै. २५; १०४;  
 १०६; १३०; -रान् जै. १०४;  
 -राय ऐआ. ५, १, २; -रै ऐ.  
 ४, २९; ३०; ५, १; २; ७; ८; १७;  
 २१; शां. २४, ८; तां. ४, ४,  
 १०; जै. २००; -रेण ऐ. ४, ६;  
 १०; गो. २, ५, ३; -रौ तां. १०,  
 २, ५.  
 राथन्तरी- री ऐ. ५, ३०; ८, १;  
 जै. २५; १०४; -रीम् ऐ. ४,  
 १०; जै. १०४.  
 राथप्रोष्ठ (← रथ-प्रोष्ठ) - ष्टम्, -ष्ठे  
 जै. १९०.  
 राथीतर (← रथी-तर) - त: तैआ.  
 ७, ९, १.  
 राथीतरी-तृत्र- त्र:, -त्रात् श.  
 १४, ९, ४, ३२.  
 राथेय- न्य: शांआ. ७, ७.  
 राथ्य- न्य: श. १३, २, ७, ५.  
 √राध्, राध्नोति ऐ. १, १; २; ८; १३;  
 १६; २८; २९; २, २; १७; २४;  
 ३२; ३, १५; २७; २८; ४, ३; ४;  
 ९; २९; ३१; ५, १; ४; ६; १२; २५;  
 २६; श. १, ३, ५, १०; राध्नोति  
 श. ३, १, ३, ५; ६, २, २४; जैड.  
 १, १६, ३, १०; राध्यते श. ६, १,  
 २, १३; राध्नुवन्ति ऐ. १, ११;



४, २५; ५, २५; तां. ५, ९, १४;  
 १०, ३, ४; राधुः जै. १५६;  
 रात्त्यामः ऐ. ५, २५; राधत् ऐ.  
 १, २१; शां. ८, ५; राध्नुवत् श.  
 ३, १, ३, ५; राध्नोत् श. १, ९, १,  
 १२; राध्नुहि श. १३, १, २, ४;  
 अराध्नोत् तां. १०, ३, ३; ११,  
 १०, ९; अराध्नुवन् ऐ. १, १७;  
 ५, २५; श. ३, ६, २, २४; तां.  
 १०, ३, २, ३; राध्नुयात् ऐ. ६,  
 ३६; राध्यात्म श. १३, १, २,  
 ४; १४, १, २, ९; १०-१२; तै. १,  
 ५, ५, २; ४; ५; ७; ३, २, २, ५; ७, ४,  
 ९; ९, ७; ८, ३, १; अरात्सीत् श.  
 ४, ५, ८, ११; का. २, १, १, ३; तां.  
 १०, ३, २; अरात्सुः शांआ. १,  
 ४; श. ४, ६, ९, १९; अरात्सुः  
 तै. १, २, ६, ७; तां. ५, ९, १४;  
 अरात्सम् ऐ. ५, २५; श. १, ९, १,  
 ४; अरात्सम् श. ३, ६, २, २४;  
 ८, ६, ३, १; तै. १, ५, २, ८; तां.  
 ४, १, १; जै. ३७; १५६.  
 राध्यते तैआ. ९, १०, १; राध्यताम्  
 श. १, १, १, २; का. २, १, १, २;  
 तै. ३, ७, ४, ७; ८; तैआ ४, ४१,  
 ४; मं. २, ४, ६; अराधि श. १,  
 १, १, ३; अराधि श. १, १, १, ३;  
 का. २, १, १, ३; तैआ. ४, ४१, ६;  
 ९, १०, १.  
 राध्यति तै. २, १, २, ९; राध-  
 यानि जै. ६.  
 रिराधयिपति का. १, ४, १, ५.  
 राध्- -द्धः श. १४, ७, १, ३२;  
 -द्धम् तैआ. ९, १०, १; -द्धाः  
 तै. २, १, ३, ६.  
 राद्धि- -द्धिः श. ४, ६, ९, ११; ८,  
 ६, ३, २; ८; तै. १, २, ६, ७; मं.  
 २, ८, ५; -द्धिम् श. ४, ६, ९,  
 ११; ८, ६, ३, ४; ८; तां. १४,  
 ६, ४.  
 राद्धि-काम- -मः ऐआ. १,

१, १.  
 राद्ध्वा तै. ३, ९, ९, १; राद्ध्वाऽइव  
 श. ८, ६, २, १; ९, ५, १, ३५.  
 राध- -धः वं. २; -धात् वं. २; ३.  
 राधयित्वा जै. १६१.  
 राधस्- -धः ऐ. ६, ३५; श. १०,  
 २, ६, ५; तै. २, ५, ८, १२; ८, ५,  
 ८; तां. १४, ६, ४; जै. १३६;  
 १९९; गो. २, ६, १४; -धसः  
 ऐ. ६, ३५; श. २, ३, ४, १२; ७,  
 ३, १, ३३; १०, २, ६, ६; का. १,  
 ४, १, १०; सा. २, ५, ३; -धसा तै.  
 २, ५, ४, १; तां. ९, १०, १; -धसि  
 श. ७, २, १, ३३; -धसे ऐ. ५, १;  
 २०; शां. २०, ४; तां. १५, १,  
 ३; -धांसि श. ३, ७, ४, ११;  
 -धोभिः तै. ३, ६, ८, १.  
 राधो(-धस्-गु-)-गु(र्त-)-र्ता-  
 -र्ताः श. ३, ९, ४, १६.  
 राध्य- -ध्यः तै. २, ४, ३, ९; -ध्याः  
 ऐ. ७, १८.  
 रान्ति- -रम्  
 रान्ति-मत्- -त् ऐआ. १, २, १.  
 राम्, मा- -मः ऐ. ७, २७; ३४; श.  
 ४, ६, १, ७; तैआ. ५, ८, १३;  
 जैउ. ३, ७, ३, २; ४, ९, १, १;  
 -मान् जैउ. ४, ११, ५, १०;  
 -माय जैउ. ३, ७, ३, २; ४, ९, १,  
 १; -माम् तैआ. ५, ८, १३; -मे  
 तै. २, ४, ४, १.  
 रायः, रायस्पोपदा- रायोवाज- प्रभृ.  
 रै- अद्र.  
 राहण(√रंह्)- -णः तैआ. ४,  
 ११, ७.  
 रावन्(√रा)- -वा श. ३, ९, ४,  
 ३; ४.  
 राशि- -शी सा. ३, ४, ९; १०.  
 राशि-मराय- -ये आ. जैआ. १, ७२.  
 राष्ट्र(√राज्)- -ष्ट्रम् ऐ. ७, २२;  
 ३१; ३३; ३४; ८, १; ४; ९; १०;  
 २४; २५; शांआ. १२, ४; श.

२, ४, ३, १०; ५, ३, ४, ५; -८;  
 ९; १०-२०; २१; ६, १, २, २५;  
 ७, ३, ७; ९, ४, १, ५; ११, २, ७,  
 १७; ४, ३, ३; १४; २०; १२, ८,  
 ३, ६; ९, ३, २-६; १३; १३, १, ५,  
 १; ६, ३; २, २, १६; ९, १; २; ३;  
 ६; ७; ८; १०, २; ४, २, १७; का.  
 १, ३, २, १०; तै. १, ७, ३, १; ६;  
 ५, १; ३; ४; ५; ६, १; ७, ४; ८,  
 ५; ७; ९, २; ८, २, ४; ३, २; ३;  
 ८, ५; २, ४, २, ८; ९; ५, २, १; २;  
 ७, ४; ६, ५, ५; ७, १५, ४; ३, ८,  
 ९, ४; ९, ४, ५; ६; ७, १; २; ३;  
 ४; १४, १; २; ३; तां. ६, ६,  
 १; ५; १०, १९; १९, १, ४; २१,  
 १२, २; जै. ६८; ११७; १९६;  
 -ष्ट्रम् इव ऐ. ५, ३०; -ष्ट्रस्य  
 ऐ. ८, ७, २७; श. २, ४, ४, ५;  
 १३, २, ९, ३-५; ७; ५, ४, २४;  
 ६, २, १८; ७, १, १३; का. १, ३, ४,  
 ३; तै. १, ७, ३, १; ३, ९, ७, १; २;  
 मं. २, ८, ८; -ष्ट्राणि ऐ. ८, २६;  
 श. ९, ४, १, १; तै. १, २, १, १३;  
 -ष्ट्रात् ऐ. ६, २२; ८, १०; २३;  
 २४; श. १२, ८, ३, २२; ९, ३,  
 ४-६; १३, १, ६, ३; तै. ३, ८, ९,  
 ४; तैआ. ६, ३, २; ४, २; ९, ३;  
 गो. २, ६, ४; -ष्ट्राय श. १३, २,  
 ९, ६; ८; तै. ३, ९, ७, ३; -ष्ट्रे ऐ.  
 ७, ३१; ८, ८; २७; श. ५, २, २,  
 ५; ३, ४, ९; १२, ८, ३, ६; २२; ९,  
 ३, ५; ६; १३, १, ६, ३; ९, २; २, २,  
 १६; ९, ४; तै. १, ७, ६, ७; ८, ३, २;  
 २, ६, ५, ६; ७, ६, ३; ३, ७, १०,  
 ३; ८, ९, ४; १३, १; तां. २१, १२,  
 २; जै. १९६; मं. २, २, २; ८, ६;  
 ७; -ष्ट्रेण श. ११, २, ७, १७; १३,  
 १, ६, ३; तै. १, ७, ६, ७; -ष्ट्रेषु तै.  
 २, ५, २, १.  
 राष्ट्र-गोप(√शुप्)- -पः ऐ. ८, २५;  
 २७.

राष्ट्र-दा(√१दा)-दाः श. ५, ३, ४, ५; ६-८; ९-२१.  
 राष्ट्र-पति-तिः श. ११, ४, ३, १४; तै. २, ५, ७, ४.  
 राष्ट्र-भूत(√भृ)-भृत् तै. ३, ७, १२, ३; तैआ २, ४, १; -भृत्तः ऐ. ८, ७; श. ९, ४, १, १; २; ५.  
 राष्ट्र-वर्धन(√वृध्)-नः तै. २, ७, १५, ४.  
 राष्ट्रि-पिः मं. २, ८, ९.  
 राष्ट्री-प्री ऐ. १, १९; तै. २, ४, ६, ११; गो. २, २, ६.  
 राष्ट्रिन्-प्री श. १३, १, ६, ३, २, ९, ६-८; गो. २, १, १८.  
 √रास्, रास्ते श. ३, ९, ४, ४; रास्ते तै. २, ८, ६, २; रासन्ताम् श. १, ९, १, १९; तै. ३, ५, १०, ५.  
 रासभ-भः शां. १८, १; श. ६, १, १, ११; ३, १, २, ८; ४, ४, ७, ८; १२; १३; -भम् श. ६, ३, १, २३; २, ३; ८; ४, ४, ३; ७; -भे श. ६, ३, २, ३; ४, ४, ३; ७; -भेन शां. १८, १; श. ६, ३, २, ८; ४, ४, ८.  
 रासभा(-भःअ-भ)-भ तैआ. १, १०, २.  
 रास्ना-स्ना श. १, ३, १, १५; ६, २, २, २५; ५, २, १३; १७; १४, २, १, ६; ८; का. २, २, ४, १२; तै. ३, २, २, ७; तैआ. ४, २, ६; ८, १; ५, ७, १; -स्नाम् श. १, ३, १, १५; ६, ५, २, ११; १३; का. २, २, ४, १२; तै. ३, २, २, ७. तु. रसाना-  
 रास्ना-व-म् श. ४, १, ५, १९.  
 राहस्यव(←रहस्य)-वाः जै. १९३.  
 राहृगण(←रहृ-गण)-णः श. १, ४, १, १०; १४; १८; ११, ४, ३, २०.

√रिई √री अद्र.  
 √रिच्, रिणक्ति ऐ. ३, ७; गो. २, ३, ३; रिन्व्यात् ऐआ. २, ३, ६; शां. २७, १.  
 रिच्यते ऐआ. २, ३, ६; गो. १, २, २४; रिच्यतेऽइव श. १२, ८, २, १; तैआ. २, १६, १; अरिच्यत तां. ४, १०, १; ६, १, ५; अरिच्यन्त तै. १, ५, १२, १.  
 रेच्यति श. ४, ५, ३, ५; ६; ११; रेच्यन्ति श. ७, १, २, १५.  
 रिक्, क्ता-क्तः ऐ. ३, ७; श. ७, १, २, ९; गो. २, ३, ३; -क्तम् ऐआ. २, ३, ६; -क्तम्ऽइव शांआ. ११, १; -क्ता श. ७, १, २, ९; -क्तम् श. ७, १, १, ४०.  
 रिक्थ-क्थयोः ऐ. ७, १८.  
 रिश्चान्-नः तै. १, १, १०, १; तां. ९, ६, ७; ८; १५, ८, २; १६, ५, २३; -नःऽइव शां. १०, ३; १२, ८; २५, १५; श. ३, ८, १, २; ९, १, १; ४, ४, ४, ४; ५, ८, ६; ५, ५, ५, १२; १०, ४, २, २; १२, ८, २, १; -नम् श. ४, ४, ७; ८; ९; ५, ८, ६-९; ५, ५, ५, १२.  
 रिप्(√रिप्=लिप्)-पवः शांआ. ७, १४; तां. ४, ७, ५; श. २, ३, ४, ३७; का. १, ४, १, २६; -पुम् ऐ. ५, ४.  
 रिप्त्-म् श. १२, ८, १, ५; तै. २, ६, ३, २.  
 रिप्त्-म् श. ३, १, २, ११; तै. ३, ७, १२, ५; गो. १, २, ७.  
 रिप्त्-तर-राः श. ९, ३, १, २४.  
 रिश्चान्-√रिच् द्र.  
 रिशादस्-दसः श. २, ५, २, २१; का. १, ५, १, १८; -दसा

गो. २, ३, १३.  
 √रिप्, रिप्यते गो. १, ५, २१; रिप्यति ऐ. १, १३; २९; ३०; ४, १७; ५, ३३; ६, ३५; ऐआ. ३, १, ३; शांआ. ७, ११; श. ९, ३, ४, १३; १३, ४, २, १५; रिप्यति श. १४, ४, ३, २९; ३२; तैआ. १, ११, ७; जै. ५, ८; रिप्यन्ते गो. १, ५, २१; रिप्यसि श. १३, २, ७, १२; तै. ३, ७, ७, १४; रिपाथ तै. २, ४, ३, १; अरिपन्तां श. ६, १, १, १; रिप्येत आ. १; रिप्येत श. ६, ६, ३, ८; तै. ३, ७, ७, १४; रिप्येम तै. २, ५, ५, ५; रिपत् तैआ. १, २, ७, २; रिपः श. ६, ६, २, ५; तै. ३, ७, ८, २; रिपम् शांआ. १२, ७; तै. ३, २, २, ५; ७, ४, १०; तैआ. ६, ७, १; मं. १, ५, ११; अरिपाम तां. १२, ५, २३; रिपाम ऐ. ४, २०; शां. २३, ८; श. ६, ६, ३, ८; मं. १, ६, २८; २, १, ५; ४, २-४; गो. १, २, २१.  
 रीरिपत् तै. ३, १, १, ३; रीरिपः श. १३, ८, ३, ४; तै. ३, ७, ८, २; १४, ५; तैआ. ३, १५, १; २; ६, ७, ३; मं. १, १, १५; २, १, ८; रीरिपत् श. २, ३, ३, ६; गो. १, ४, १७.  
 रिप्-रिपः श. २, ५, २, ४७; ४, ४, ५, २२; १२, ९, २, ४; का. १, ५, १ ३८; तै. २, ६, ६, ३; ३, ११, ६, ४.  
 रिपत्-पतः तै. २, ४, १, ७७.  
 रिष्ट-म् श. १२, ४, १, ५; ८; जै. १५७.  
 रिष्टि-ष्टिः ऐ. ७, २०; शां. ८, १; ३; ९, ५; श. १२, ४, १, ३; ४, ७; तै. २, १, ११, १; -ष्टया शां. १२, १॥

§ गतौ तुंदा. हिंसायां स्वादि. । १॥ रिश् (√रिश्)ऽअदस् (√अद्र) । † 'रिप्यते' इति स्यात् । ‡ √क्रपेर्ज्ञानार्थस्य रूपमिति सा र्चिचन्त्यम् । ७ 'रीपतः' इति मुपा. संहितादीर्घो द्र. । क्र. ७, १५, १३; द्र. । ॥ 'अरिष्टाः' इति च 'अरिष्ट्या' इति च पाठे भवतः । तावपि साधु स्याताम्, क्रमेण तीर्थेभ्यः प्रत्यागच्छद्भिः सामानाधिकरण्येन च क्विचि-तया च योग्योः संभवात् । यथासुद्विद्वेऽपि 'स्वस्ति' इति क्विचि-तया 'रिष्टि-' इति च रक्षोमिर्घातस्य वाचकतया नीयेयाताम् । 'अरिष्टा इष्ट्याः' इति वदन् Kt. तु सर्वथाप्यपुटोऽपार्थवादीति हेयः ।

✓रिपण्य, रिपण्यः ऐ. ५, ४; शां. २२, ७; रिपण्यत शां. २३, ७.  
 ✓रिह(=लिह्), रिह् ऐआ. ३, १, ६; शांआ. ७, १९<sup>१</sup>; रिहः ऐआ. ३, १, ६; रेहः शांआ. ७, १९; रिहन्ति श. ४, २, १, १०.  
 रिहाण- -णाः श. १, ८, ३, १४; तै. ३, ३, ९, ३. रेरिहत्-, रेरिह्यमाण- अद्र.  
 ✓री, रीयते श. १३, ८, ४, ३; रिणा (?) गो. २, ६, १४; रीढ्वर्मा तैआ. १, १४, ४; १५, १; १६, १; १७, २; १८, १.  
 रीयमा(ण→)णा- -णाः श. ५, ४, २, ५.  
 रीति- -तिः तै. २, ८, ५, २.  
 रीत्यापू||- -पा श. १, ९, १, ६; तै. ३, ५, १०, २.  
 रीपत्- ✓रिप् गद्र.  
 र्ण ऐआ. ५, १, ६.  
 ✓रु, रुखिरं ऐ. ७, २७; रुक् ऐ. २, ७; तै. ३, ६, ६, ४; रुक्त् ऐ. ५, ८; शां. २३, ३; अरवन्त तै. १, ५, २, ९; तां. ७, ५, ११<sup>१</sup>; स्यात् श. २, ५, ३, १८<sup>१</sup>; का. १, ५, २, १७<sup>१</sup>; राविष्ट ऐ. २, ७; तै. ३, ६, ६, ३. रोरवीति तै. ३, १, १, ८; तैआ. ६, ३, १; १०, १०, २; गो. १, २, १६<sup>१</sup>. रवितृ- गद्र., रोखान- अद्र.  
 रुक्म- रुक्मत्-, रुक्मती- ✓रुक् द्र.  
 रुग्ण- ✓रुक् द्र.  
 ✓रुक्, रोचते शां. १४, ४; श. ६, ५, १, ७<sup>१</sup>; ७, २, ३; ११, ३, ३, ७; ५, ९, १०; १२, ४, ५, ५; १३, २, ७, ९; रोचते श. ७, ५, २, १२<sup>१</sup>; ११, ३, ३, ७; तैआ. ५, ५, ३; १०, ६, ३, १; रोचन्ते तै. ३, ९, ४, २; रोचसे तैआ. ४, ६, २; रुक्त् तै. ३, ११, ४, २; रुक्नुः शां. २५, ७; अरोचत्

शां. २६, १७; अरोचथाः श. २, ३, ४, १३; ७, १, १, २८; का. १, ४, १, ११; तै. १, २, १, १६; २, ५, ८, ८; रुचीय तैआ. ४, ६, २; रोचिपीय तैआ. ४, ६, २; ५, ५, ३. अरोचि ऐ. ७, ६.  
 रोचयति ऐ. ३, ३०; तै. ३, ९, ४, २; तैआ. ५, ५, १<sup>१</sup>; २<sup>१</sup>; रोचयतु तैआ. ४, ६, १<sup>१</sup>; २<sup>१</sup>; ५, ५, १<sup>१</sup>; २<sup>१</sup>; रोचयस्व श. १३, २, ७, ११; रोचय तैआ. ४, ६, १<sup>१</sup>; २<sup>१</sup>; ५, ५, १<sup>१</sup>; २<sup>१</sup>; अरोचयन् तैआ. ४, १७, १; अरुक्त्त् ऐ. १, २, १; शां. ८, ६; सा. २, ८, १.  
 रुक्म- -क्मः श. ३, ५, १, २०<sup>१</sup>; ५, ४, १, १३; ६, ७, १, १; ३; ४; ५; ८; ९<sup>१</sup>; २७; २८; २, १; २<sup>१</sup>; ३; ७, ४, १, १०<sup>१</sup>; १७; १८; २, ५; ५, २, १२; १०, ४, १, ६<sup>१</sup>; ५, २, ६; ७; २१; २२; ४, १५; १२, ८, ३, ११; तै. २, ८, ७, ३; ३, ९, २०, २<sup>१</sup>; ११, ७, ३; तैआ. १, २५, १; तां. १८, ९, ९; -क्मम् श. ५, २, १, २१; ४, १, १२; ५, २२; ६, ७, १, १; ३-५; ७, १, २, १०; ४, १, १०; ८, ७, ४, ८; तै. १, ८, २, ३; ९, १; २, २, १०, ३; तैआ. १, २५, १; -क्माः तै. २, ८, ५, ६; -क्मे श. ७, ४, १, १७; -क्मेण तै. ३, ९, २०, २; -क्मो श. ५, ४, १, १४<sup>१</sup> १२, ८, ३, ११; तै. १, ८, ९, १; ३, ८, २, २.  
 रुक्म-पाशु- -शः श. ६, ७, १, ७; २७; २८; ७, २, १, १६; -शम् श. ६, ७, ३, ८; ७, २, १, १५.  
 रुक्म-गुरुप- -पौ श. ६, १, २, ३०; १०, ४, ३, १४; ५, ५, १०.  
 रुक्म-वत्(मतुप्)- -वत् शां. २२, १; २५, १.  
 रुक्मिन्- -किमणम् ऐ. ८, २, १;

श. १३, ५, ४, २; -क्मी तां. १८, ३, २; जै. १२४.  
 रुक्- रुक् श. ६, ३, ३, ११; ७, ४, २, २१; ५, २, १२; ९, ४, २, १४; तैआ. ४, ६, २<sup>१</sup>; ५, ५, ३<sup>१</sup>; रुक्ः श. ७, ४, २, २१<sup>१</sup>; ९, ४, २, १४<sup>१</sup>; रुक्म् ऐ. १, २१; श. ७, ४, २, २१<sup>१</sup>; ९, ४, २, १२<sup>१</sup>; १३; १४<sup>१</sup>; तै. १, ३, ६, ८; २, २, ४, ६; ७; ३, ८, २, २; तैआ. ३, १३, २; ४, ४, १; ६, १; २; ५, ५, ३; रुक्त् श. ६, २, ३, ११; ७, ३, १५; तै. २, ७, ७, ६; १५, ४; ८, ४, ६; ३, ११, ४, २<sup>१</sup>; तां. ६, ९, २४; २५; १२, १, १; १६, १६, ८; १८, ८, ११; रुक्त् श. ७, ५, २, १२; तै. २, ७, ३, ३.  
 रुक्-मत्- -क्मत् तां. १०, ६, १.  
 रुक्-मती- -तीः, -तीभिः श. ९, ४, २, १२; १३.  
 रुक्- -चाय तैआ. ३, १३, २.  
 रुक्वान- -नः श. ६, ७, २, २; तै. २, ८, ७, ७; -न्ताः तै. २, ८, ५, ६.  
 रुचित्तु, ता- -तः शां. ८, ६; श. १४, १, ३, ३३<sup>१</sup>; ४, १; ३, २, २२-३०; तैआ. ४, ६, १<sup>१</sup>; २<sup>१</sup>; ५, ५, १<sup>१</sup>; २<sup>१</sup>; ३<sup>१</sup>; -तम् तैआ. ५, ६, ११<sup>१</sup>; -ता शां. १४, ५; -तात् तैआ. ५, ६, ११<sup>१</sup>.  
 रुचित-वत्(मतुप्)- -वत् शां. २५, १; ९.  
 रुचितवती- -ती ऐ. १, २१; -तीम् शां. ८, ६.  
 रुचि-रुचि- -चेः आ. १, ३६८.  
 रुचि-रोचन- -म् जैआ. १, ११४; ३६८.  
 रुक्वान- -म् शां. २५, ९.  
 रोच-रोचन-, रोचमान-, रोचित-, रोचयित्वा, रोचिस्-, रोचिष्णु-, रोचुक- अद्र.

†✓रिपे रूपमिति भा. M. ११. आहतुस्तत्र रुचिरं रेपणार्थस्य ✓रोक् धातोः सद्भावात् तु. तत्रैव भा. इत्यस्य पदान्तर-सिद्धिः । || ← नित्त्वम् । छान्दसो दीर्घःमा. । रीत्यप्- इति प्राति. M. ११. प्रभृ. । पुरूप- इत्यस्य मध्यमनक्षरम् ।

√रुज्, रुजासि तै. ३, ७, ११, ५; तैआ. ४, ५, ६; ४२, ५; अरुजत् तै. २, ८, २, ८; रुजेत् सा. २, ३, १, रोक् श. ९, १, १, २४.  
 रुग्ण-म् तै. २, ५, ८, १०.  
 रज्जुत्-जन् शंआ. १२, २; ७; -जन्तः श. १२, ४, ४, २.  
 रुजा-जा श. ५, ३, ५, २९.  
 रुजाना-नाः तै. २, ५, ४, ४.  
 √रुद्र, रुद्रति प. ५, ७; रुद्रन्ति तै. २, २, ९, ५; प. ५, १०; रोद्रन्ति जैज. १, १०, २, ४; रोद्रिषि श. ६, १, ३, ९; रोद्रात् मं. १, १, १०; अरोदीत् श. ६, १, ३, ७; ९, १, १, ६; तै. २, २, ९, ३; अरोदीत् श. ६, १, ३, १०; तै. २, २, ९, ४; रुद्रम् शंआ. ४, ८; मं. १, ५, १३.  
 रोद्रयन्ति श. ११, ६, ३, ७; १४, ६, ९, ५; रोद्रयन्ति श. ११, ६, ३, ७; १४, ६, ९, ५; जैज. ४, २, १, ६; रोद्रयस्व तैआ. १०, १, १५.  
 रुद्रत्-दन्तः तै. १, ५, १, २.  
 रुद्रती-ती मं. १, १, १३; -तीम् जै. १५१; -त्यः मं. १, १, १३.  
 रुद्रित्-त्सु तैआ. १, ११, ५; -त्तात् श. ९, १, १, ६; -त्ते मं. १, ३, २.  
 रुद्र, द्वा-द्दृशति ऐ. ३, ३४; -द्द्र श. २, ६, २, ९; १०; १७; ९, १, १, १४; का. १, ६, २, ५; ८; तै. १, ६, १०, ५; २, ८, ६, ८; ९; ३, ७, २, ७; -द्द्र श. ५, ४, २, १०; तै. १, ७, ८, ६; ३, ११, ४, २; तैआ. ४, ५, ७; मं. २, १, ८; -द्द्रः शंआ. ३, ४; ६; ६, ७; १६, ७; १९, ४; २५, १३; श. १, ७, ३, ८; ४, ३; २, ३, २, ९; ६, २, ६; ३, २, ४, २०; ३, १, २; ५, २, ४, १३; ३, १, १०; ३, ७; ११; ४, ४, १२; ६, १, ३, १०; ९, १, १, १; ६; २,

३, ३२; १२, ६, १, २९; ७, ३, २०; १३, ३, ४, ३; ४; ५; १४, २, २, ३८; ४, २, २३; ५, २, ३; का. १, ६, २, ३; तै. १, १, ५, ८; ६, ६; ८, ४; ४, ३, ६; ४, ७; ५, ६, ७; ६, १, २; १०, २; ४; ७, ४, १; ८, ५; ६; २, १, १, ३; ३, १; ८, ६, ९; ३, १, १, ३; ४, ४; ३, २, ५; ७, २, ६; ९, ११, ३; ४; ११, २, १; ९, ९; तैआ. १, ५, २; १०, १; १२, १; ३, २, १; ४, ११, ५; २०, २; १०, १, ५; १०, ३; १६, १; १७, १; ३१, १; ३७, १; ४६, १; तां. ७, ९, १८; १२, ४, २४; २१, १४, १३; जैज. १, २, १, ७; गो. १, १, २५; -द्द्रम् शंआ. २, २; ५, ७; २१, ३; २३, ३; श. २, ६, २, ११; ३, २, ४, २०; ३, १, २; ९, १, १, ७; का. १, ६, २, ६; तै. १, १, ६, ७; ६, ८, १; १०, १; २; ३; ४; ७, १, २; ३, ६; ८, ५; ६; २, ८, ९, ७; तैआ. ३, २१, १; ५, ८, ९; तां. ७, ९, १६; सा. १, ४, १६; गो. २, १, २; २५; ३, १९; -द्द्रस्य श. २, ६, २, ३; १३; ६, ३, २, ७; १२, ७, ३, २०; का. १, ६, २, २; तै. १, ५, १, १; ६, १०, २; ५; ७, ८, ६; २, ३, ४, २; ८, ६, ९; ८, १२; ३, १, १, ३; २, १, ५; तैआ. १, ५, २; ५, ८, ९; आ. १, १५; २, ४, ४; ७, १; -द्द्रा. श. ३, ३, १, २; -द्द्राः तै. २, ७, १२, ४; -द्द्राः ऐ. १, १०; २, १८; ३७; ३, २३; ४२; ६, ३५; ८, १२; १४; १७; १९; ऐआ. ५, १, ४; शंआ. १२, ६; २७, ३; शंआ. १, ७; श. १, ३, ४, १२; ५, १, १७; ८, ३, ८; ४, ३, ५, १; ५, ७, २; ६, १, २, ७; १०; ५, १, ७; २, ४; ४, १७; ६, ४, १२; ८, २, १, ५; ४, ३, १६; ६, १, ६; ३, ३; ९, १, १, ६; ११; १२; १३; १९; ३५-३७; ११, ६, ३,

५; ७; १२, ३, ४, १; १३, २, ६, ५; १४, १, १, १५; ४, २, २४; ६, ९, ३; ५; तै. १, ५, ११, ३; २, १, १०, १; २, १०, ५; ६, १९, १; ७, १५, ५; ३, २, ९, ७; ३, ९, ७; ६, २, १; ८, १८, ३; ९, ४, ७; तैआ. १, १२, ४; तां. १, २, ७; ६, २, ५; ६, ७; जै. ८८; ९९; ११७; १३३; १३६; १३९; १४१; १८८; जैज. १, ४, ४, ५; ४, २, १, ६; ७; प. ४, ६; दै. १, १७; गो. १, ४, ८; ५, ११; १५; २, २, १३; ६, १४; -द्द्राणाम् शंआ. १६, १; ३०, १; श. १, ५, १, १७; ३, ५, १; २; ८, ४, २, ७; ९, १, १, १९; तै. १, ५, ११, ४; २, ५, ७, १; ३, ३, ६, १०; ८, १४, ३; १८, २; तैआ. १, १५, १; १७, १; २; ९, १; ५, ८, ५; ६, १२, १; जै. १३९; जैज. ४, २, १, ६; मं. २, ८, १५; दै. १, १८; गो. १, ४, ८; २, २, ९; -द्द्रात् श. १३, ३, ४, ३; ४; ५; तै. ३, २, १, ५; ९, ११, ३; ४; -द्द्रान् श. ३, ५, ९, ९; ८, २, २, ९; ९, १, १, ३४; १४, २, २, ६; तै. १, ६, १०, १; ३, ७, ४, ३; ८, १४, ४; तां. १, ९, १०; जै. १४१; गो. १, ३, १२; ४, ८; ५, १७; २, २, १; -द्द्राय ऐ. ५, २७; ७, ३; श. ४, ३, ४, २५; २९; ९, ३, ३, ७; १२, ६, १, २९; १४, २, २, ३८; तै. १, १, ५, ९; ६, ७; ४, ३, ६; २, १, ३, १; २, ५, २; ८, ६, ८; ३, १, ४, ४; ७, ८, १; २; ९, ७; तैआ. ३, १०, २; ४, १०, ३; ५, ८, ९; १०, १६, १; १७, १; ४४, १; तां. १, ८, ३; ७, ९, १८; प. ५, ११; सा. १, ८, १४; -द्द्रासः शंआ. २०, ४; २३, ३; श. १३, ५, १, १२; -द्द्रेण शंआ. ३, ४; -द्द्रेभिः शंआ. ७, २३; -द्द्रेभ्यः ऐ. ३, १३; श. १,

८, ३, ८; ८, ४, २, ७; ९, १, १, ३६;  
 तै. ३, ३, ९, २; ७, ४, ७; तां. १,  
 ९, १०; जै. १४१<sup>३</sup>; गो. १, ४, ७;  
 -द्रेषु तै. २, १, १०, १; ३; जै.  
 १३३: -द्रै: ऐ. १, २, ४; ३, ३०;  
 ४, ३१; शांआ. १२, ३; वा. ३, ४,  
 २, १, ५, २, ५<sup>३</sup>; ६, ५, १, ९<sup>३</sup>; तै.  
 २, ६, ७, २; १०, ४; ३, २, ९, ७;  
 १३, १; तैआ. १, २०, १; ४, ६, १;  
 ५, ५, १<sup>३</sup>; गो. १, ५, १३<sup>३</sup>; २,  
 २, २.  
 रुद्राणी-णीनाम् तैआ. १, १७,  
 २<sup>११</sup>.  
 रुद्र-गणै-गः तैआ. १, ३, ३.  
 रुद्र-देवस्य-स्यानि ष. ७, ११.  
 रुद्र-भूति-तिः, -ते: वं. १.  
 रुद्र-रूप-पेभ्यः तैआ. १०,  
 ४५, १.  
 रुद्र-वच(मनुष्य)-वते ऐ. २, २०.  
 वा. ३, ९, ४, ९<sup>३</sup>; १४, २, २, ६<sup>३</sup>;  
 तैआ. ४, ९, १; ५, ७, १०; तां.  
 २१, १४, १३; जै. १६४; ष. ३,  
 ८: -वन्तम् शां. १२, ७; -वान्  
 तैआ. ५, ७, १०.  
 रुद्र-वती-म् तै. ३, ७, ७, १३.  
 रुद्र-वर्तनि-नी ऐआ. १, १,  
 ४; तै. २, ६, ४, १.  
 रुद्र-वृत्ति(√ह्रि)-तये वा. १४,  
 २, २, ३८.  
 रुद्र-होव-त्रे तैआ. ४, १०, ३;  
 ५, ८, ९.  
 रुद्रिय- -व्य ऐ. ३, ३४: -यः  
 वा. १, ७, ३, २१; १२, ५, १, १६;  
 -यम् वा. १, ७, ४, ९; १६; -या:  
 तै. २, ७, १२, ४; -यात् वा. २,  
 ६, २, २; ४<sup>३</sup>; ९; १०; का. १, ६, २,  
 १; २<sup>३</sup>; ५; -यासः तैआ. ४, २०, २;  
 -येण वा. १, ७, ३, २१; ४, १२<sup>३</sup>;  
 का. १, ६, २, ८: -येणऽइव वा.

२, ६, २, १८.  
 √रुद्र, रोत्स्यति॥ वा. १२, ४, १, ४; ४,  
 ३, ८; ५, १, १७; १४, ४, २, १९; २.  
 रुन्ध्यात् तै. १, ६, ५, २; ३,  
 ३, १.  
 रुधिर-रम् वा. १४, ६, ९, ३१:  
 ष. ५, ९; -राणि ष. ५, ८;  
 -रणे तैआ ४, २९, १.  
 रुद्रधोम्(ः) अद्र.  
 √रुप्, रुरुपाम तै. ३, ७, ५, ६.  
 रुप्यात्-न्ती-न्ती तै. २,  
 १, १, २.  
 रुद्र-दक्ष-क्षऽइव तैआ. १, ३, ४.  
 रुशत्(√रुश) -शव तै. २, ८, ७, २;  
 -शता वा. ६, ७, ३, १०<sup>३</sup>; -शन्तम्  
 तै. २, ४, ३, ६; ३, ६, १०, २.  
 रुशत्-पशु-शुः ऐ. २, १८<sup>३</sup>;  
 शां. ११, ६.  
 रुश(त्-न्ती(√रुश)-न्ती: तै.  
 २, ८, ८, १२<sup>३</sup>.  
 रुशमा-मा तां. २५, १३, ३<sup>३</sup>.  
 √रुष, रोपन्ति तै. ३, २, १, ६: ८:  
 रोपाति ऐ. ४, १०<sup>३</sup>; अरोषी:  
 जैठ. ३, ५, ८, २.  
 रषत्-पतः जैठ. ३, ५, ८, २.  
 रोषत् अद्र.  
 √रुह, रोहते तै. ३, ९, ७, ४; रोहति  
 ऐ. १, ५; ४, २०<sup>३</sup>; २१<sup>३</sup>; ५, १०;  
 ६, २५; ७, ३०; शां. २५, ७<sup>३</sup>; ३०,  
 ५; ९; वा. ५, १, ५, १; ६, ७, २,  
 १३-१५; ३, ६<sup>३</sup>; ८, ५, २, १५:  
 ९, १, १, ४१<sup>३</sup>; १२, २, २, ६;  
 ८, ३, २०; १४, ६, ९, ३३;  
 तै. १, ३, ७, ७; रोहति वा. २,  
 १, २, ७; ५, २, १, ११; ६, ७, ३, ३;  
 ४; ७, ३, १, ७: २१: ९, १, १, २२;  
 ४०; का. १, १, २, ४; तै. १, १,  
 २, २; ३, ४, ३; ६, १<sup>३</sup>; ७, ४; तैआ.  
 २, १४, १; तां. २, १, ३; ३, ५, २;

७, ७, ६; ७<sup>३</sup>; ८, ३, ७; ४, ११: १८,  
 ७, १०<sup>३</sup>; ११; २१, ११, ३; गो. २,  
 ५, ८<sup>३</sup>; रोहत्: वा. १३, २, ९, ७; ५,  
 २, ५; रोहन्ति शां. २५, ७; वा.  
 १३, २, ७, ३; १४, २, १, २; तां.  
 ४, ७, १०; १७, ४, २; २३, ३, ५;  
 १९, ३; ९; रोहामः शां. २६, १;  
 रोहाव वा. ५, २, १, १०; तै. १,  
 ३, ७, २; रोहाम का. १, १, २, ४;  
 अरोहत् ऐ. ५, १०; वा. ७, ३,  
 १, २१; अरोहत् ऐ. ७, ३०;  
 वा. २, १, २, ७; का. १, १,  
 २, ४; अरोहत् वा. २, १, २,  
 ७; ८, ३, ४, ८; १०; १३, २, ७, १;  
 तै. १, १, २, २; रोहत् ऐ. ४, २०<sup>३</sup>;  
 २१; ६, २५<sup>३</sup>; वा. ५, २, १, ९<sup>३</sup>;  
 रोहत् वा. ९, ३, ३, ६; रुहेयम्  
 वा. ५, १, ५, २; ३; तै. १, ३, ६, १;  
 रोहेयम् गो. २, ५, ८; रोहेम वा.  
 २, १, २, ७; रुहेम तै. ३, २, २, ६;  
 अरुहम् वा. ५, १, ५, ४; ५.  
 रोहयति वा. ५, ४, १, ११.  
 रुह-रहः वा. ७, २, ४, २७; तै. २,  
 ५, २, २; तैआ. १, ८, ७.  
 रुहत् गो. १, १, १०<sup>३</sup>; २१; २, २, १४.  
 रुहाण-णाः वा. ९, ४, ४, ३.  
 रुढ-ढाः का. १, १, २, ४.  
 रुद्वा तां. ४, ७, १०; १८, ७, १३;  
 गो. १, ४, २०; २, ५, ८.  
 रुक्षन्, रोह-, रोहत्, रोहम्,  
 रोहिणी-, रोहित- अद्र.  
 √रुक्ष, रुक्षयति, रुक्षयन्ति वा. ४,  
 ६, ७, १२.  
 रुक्ष-क्षः तां. २४, १३, २; जै.  
 ६२<sup>३</sup>; ८६; ११५; -क्षम् तां. २४,  
 १३, २; -क्षाः तां. ५, ८, १; २०,  
 १४, ५; -क्षाणि वा. ४, ६, ७,  
 १८.  
 रुक्षित-म् जै. ११३.

॥ शं. हरिस्वामि. प्रभू. तथाहुः । Egg. तु √रुदे रूपमित्याह । √ दीप्स्यर्थायः । † द्विसार्थायः ।  
 † अ. तु. ४, २१, ७ । 'रिशन्तीः' इति मैस. मुपा. । ऋ. (६, २८, ७) अनुबुध्य साधुः ।

रूढ-रूढा  $\sqrt{\text{रूढ}} \text{ द्र.}$

रूप( $\sqrt{\text{रूप}}$ )- ०० मं २. ५, ११;  
 -पम् ऐ. १, १४; २९; २, १;  
 १७; १८; २३; ३, ४;  
 २९; ३२; ४, ४; ९; २०;  
 २९; ३०; ३१; ३२; ५, २;  
 ४; ५; ६; ७; ८; १०; १२;  
 १३; १४; १६; १७; १८;  
 १९; २०; २१; २५; ६, १०;  
 ११; १२; २०; २२; २६; ७, १३;  
 ३१; ८, १; २; ३; ५; ८; ऐआ. १,  
 २, १; २; ३, ७; ४, २; ५, २; ३;  
 २, ३, ७; ३, १, २; ३; ६; २, १, ५;  
 ५, १, १; शां. १, ४; ५; ४, २; ३;  
 ६; ५, ४; ८; ७, ९; ८, २; ७; ८;  
 १०, १; ११, ४; १२, २; ३; ४;  
 १५, २; ४; ५; १६, ३; १७, ९; १८,  
 २; ४; १३; १४; १९, २; ९; २०,  
 २; ४; २१, २; ३; ४; २२, १;  
 २; ३; ४; ५; ६; ७; ८; ९; २३,  
 १; २; ३; ४; ५; ७; ८; २४, १; २;  
 ८; २५, १; २; ३; ५; ६; ७;  
 ८; ९; १०; ११; २६, ८; ९; १०;  
 ११; १५; १६; १७; २७, २; २८,  
 १०; शांआ. १, १; ४; २, १; २; ६;  
 १६; १८; ५, २; ५; ७; ८; ७, ११;  
 २०; ८, ८; शा. १, १, ४, २; ४, १,  
 १; ५, ३, १२; ६, ३, २७; ४१; ७,  
 २, १७; ३, १६; ९, २, १४; १५;  
 १६; २, २, १, १४; १५; ३, ४; ७;  
 ८; १८; २७; ३, १, २, १; ३, २; ३;  
 ४, ४, १०; २५; ५, १, १८; ६, ३,  
 ९; ४, ५; ३, २, १, १; ३; ४, ३,  
 ८; ४, १७-२०; ५, १, २०; ३,  
 २०; ९, २, ९; ४, १, १, ५; ५, १९;  
 २, १, ८; ३, ४, १४; ६, २, १; ९,  
 १२; ५, १, ३, २; २, ३, ३; ४, १३;  
 ३, १, १३; ४, १, ८; ५, १४; ५, २,  
 ३; ४; ५, ९; ६, १, १, १२; १३; २,  
 ३६; ३, १०-१७; २, १, १; २, ३;

१५; ३, ३, २५; ४, १, ३; १२; ४,  
 १७; ५, १, २; ३; ४; १०; ३, ४;  
 ७; ७, १, ७; १९; २१; ३, १; ८,  
 १, ४; ७, १, १, १, ५; २, ९, १, ५; १८;  
 २, ४, ३०; ३, १, ३६; २, १; १६;  
 ४, १, ६; २, १, ७; १८; २१; ५, १,  
 ३; ५; ३, १; २, १०; ३, ५; ८, १, १, ४;  
 ७; २, १; ४; ७; ४, १, ९-२५; ७, १,  
 ४; २, १६; ४, ७; ९; ९, १, १, १;  
 २; २, ३२; २, १, १२; ४, १, ४;  
 १५; ५, १, ४७; १०, १, ४, ९; ४,  
 १०; ११; १३; २, १, ८; ११;  
 ६, १, ७; १८; ४, १, ५; ८; ५, २,  
 २०; ११, २, ३, ३; ५; ६; ५,  
 ९, १०; ७, ३, ३; ४, ४; ८, ३, ८;  
 १२, १, ४, १; ३; ४, ४, ६; ७;  
 ६, १, ३९; ७, १, ७; २, १०; ३, २०;  
 २२; ८, १, १३-१५; २, ४; ८-  
 १०; १३; ३५; ३, ११; २०; ९, १,  
 ४; १३, १, ५, १-५; ९, ६; २, १,  
 ३; २, १७; १९; ६, ७; ७, ११; ३,  
 ६, ५; ६; ४, १, १५; २, २; ५, १,  
 ११; १४, १, १, ३; २, १८; २, २,  
 ६; ७; ३, २, २०; ४, २, २; २६;  
 ३, १५-२०; ३२; ४, १; ५, ३,  
 १०; ५, ५, १९; ७, १, २१; २२; २,  
 ५; का. १, २, १, ९; ३, ३; ५; ६;  
 १४; २३; ३, १, १; २२; ४, ६;  
 १४; ४, ३, १५; ५, २, १७; ६, ३,  
 ७; ४, ६-८; २, १, ३, ८; तै. १,  
 १, ३, १; ३; ६; ९; २, १, १; ३; ५; ३,  
 ७, ८; ५, ६, ५; ६; ६, १, ४; २, ४; ८,  
 ८, २; २, १, ४, ९; ५, ५; २, ७, १;  
 ४, ६, ६; ६, ४, १; ५; ६; ११, ६;  
 १४, ४; ७, १, २; ४; ३, ३; १७, ३;  
 ८, ७, २; ३, २, ३, ४; ५, ३; ६; ६,  
 २; ९, १; ११; ३, २, १; ४; ३, ५; ४,  
 ४; ५; ६, १; २; १०, ४; ७, ३, ७; ४,  
 ८; १३, २; ३; ८, ३, ६; ९, २; ११, २;  
 १२, २; १३, २; १४, २-५; ६;

९, ४, ७; ६, ५; १४, १; ३; १५, ३;  
 २०, १; ३; १०, ५, १; ११, ९, ९;  
 १२, ७, ५; तैआ. १, २, ४; ६, १;  
 ३, १३, १; २; ५, ९, ८; १०, १, ३;  
 तां. ४, २, १६; १८; १९; ४, ९; ६,  
 ६; २०; ९, ३; ५, २, ८; ९; ३, ५; ४,  
 ६; ५, ९; १७; २, १; ८; ३; ६, ९, २५;  
 ८, ५, ६; ६, १४; ८, २४; २५; ९,  
 १०; २, ५, ७; १०, ६, १-५; ६; ७,  
 १; ८, १; ९, १; १०, १; ११, १;  
 १२, ८; ९; ११, २, ३; ४, १; ३; ११;  
 ५, १; ६, २; ४; ७, ३; ९, १; ७;  
 १०, १४; १५; १२, १, ५; २, ४; ५;  
 ९; ३, ५; ६; १७; २, १; ४, २; २७;  
 ५, १; ६, २; ७, २; ७; ८, ४; ९, २;  
 १७; १९; १०, २५; ११, २; २६;  
 १३, १, ९; २, ६; ८; ३, ३; ८; १३;  
 २०; ५, २; ३; ६; ६, ५; ७, ७; ९,  
 ३; ४; १०, २; ३; १४, ९, ३; २३;  
 ११, २; ४; १२, १; १५, ३, २; ५,  
 १-३; ८, २; ९, १; १२, ७; १६, ५,  
 १; ६, २; १०, ११; ११, १०; १३,  
 १२; १६, ९; १८, ५, २; ६, १७;  
 ७, ६; ८, ११; १३; १४; ९, ६; जै.  
 ९२; ११७; १३४; १३९; १४४;  
 १५६; १६१; १६५; १६८; १७२;  
 १८०; १८२; १८४; १८८; १९०;  
 २०३; जैत. १, ६, १, ६; ८, १,  
 ७-९; २, २; ३; ६; ७; १४, ३, १;  
 ३; १५, १, २, २, ४; ३, २, ४, ४, ६,  
 २, १; ४, १; २; ३; ४, १०, २, १;  
 ११, ३, १२; प. ४, ७; मं. २, ५,  
 ११; दै. २, २; गो. १, २, २;  
 १९; ३, ७; १६; ५, ३; २, १,  
 २२; २६; २, २०; २२; ३, ११; ३,  
 २०; २३; ४, १६; १८; ५, ८; १५;  
 ६, २; ३; ४; ७; ८; १०; ११; १३;  
 १६; -पम्-पम् शा. १४, ५, ५,  
 १९; तै. २, ६, १२, ४; जैत. १,  
 १४. ३. १. २. ६; ७; -पस्य.

† एकत्र 'रू' मिति मुपा. स्वरविचन्त्यः ।

श. १२, ७, २, १३; -पयोः तां. १५, ६, १; -पा शां. २५, ८; श. ६, ७, २, ४; ७, २, १, २०; तै. २, ५, ६, ५; -पाणाम् शां. १६, ३; श. ५, ३, १, ६; ४, ५, ८; ५, १, १०; ७, ३, २, १; ११, ४, ३, १७; १४, ४, ४, २; ५, ४, ११; ७, ३, १२; तै. १, १, ६, १०; ४, ७, १; तां. ९, १०, ३; जै. ९३; १८६; १९०; गो. २, २, १; -पाणि ऐ. ४, २९; ३१; ५, १; ४; ६; १२; १६; १८; २०; २३; शां. ९, ३; शांआ. ३, ७; ५, ४; ६; श. २, २, ३, २; ४; ५; ४, २, १५; ४, ३, ४, १४; ५, ४, २, ९; ६, १, ३, १९; २, १, १; ६; ७, २, ४; ७, २, १, २०; ३, ६; ४, ३०; ३, २, १; ४, १, ४५; ५, २, ५०; ५५; ६०; ८, १, ३, ७; ९, १, १, २४; १०, ४, २, १७; १८; ३, ६; ३, ७; ८; २०; २१; २२; ४, ३, ३, ६; ७; १३, १, ३, ५; ६; ७; ४, २, १; ३, ५; १४, ४, ४, २; ६, २, ५; ९, १२; २१; ७, १, ८; १४; ९, ४, २०; का. १, २, ३, २; ३; ४; ३; तै. १, ८, १, २; ४, २; २, ५, १, २; ३, ३; ५, ३; ६, १७, ६; ७, २, १; ३, १, १, २; १०; ३, ४, ५; तैआ. १, १७, २; २४, १; ३, ११, २; १२, ७; तां. ४, २, १, ४; ८, ३, ७; ४, ११; ९, ९; १२, १, २; १६, ११, १०; १८, ९, ६; २०, ९, २; १४, ४; जै. ५२; १०४; १८२; जैठ. १, ८, ३, ४-६; १५, २, ४; ४, ११, ५, ७; प. १, ४; ४, ४; मं. १, ४, ६; २, ३, ४; गो. २, ६, ११; -पात् ऐ. ४, ३; ६, २०; ऐआ. १, २, २; श. ८, १, १, ५; ८; २, २; ५; ८; तां. १२, ९, २४; १३, ३, २६; ९, २९; गो. २, ६, २; -पाम्याम् श. १४, ४, २, २७; तां. ११, २, १; ७, १; -पाय श. ६, ३, १, २२; तै. ३, ४, ३,

१; -पे शां. ८, ८; श. ५, १, ३, ९; २, ५, ८; ६, ७, १, ७; ११, ५, ९, ९; १४, ५, ३, १; तै. २, ६, २, ३; तां. ११, ६, २, १४, ८, ४; ८; १५, २, ६; ९; -पेण ऐ. ३, ३२; ७, १९; २५; ८, ११; ऐआ. १, २, २-४; २, २, ३; ३, ७; ३, १, ६; शां. ८, ४; १०, १; ३; १४, १; १५, ४; १७, ३; १९, ८; २०, ४; २१, ५; २२, ७; ८; २५, १; २; ३; ४; ५; ६; ७; ८; ९; १०; २६, ८; २९, ६; ७; शांआ. १, २; २, १७; ७, २०; श. १, २, १, ७; १०; ११; १५-१७; ३, २, ७; ८-१०; २, ५, ३, १८; ३, १, ३, १९; ३, १, २; ४, ३, ६; ४, ३, ४, १४; ६, ७, १, ३; १७; १९; २१; ७, ३, २, १५; ४, २, १६; ५, १, ३; १२; ९, ४, १, ४; १०, ३, १, २-८; ४, १, ८; ५, १, ३; ११, २, ३, ३; ४, ३, १७; १२, ८, १, १५; २, ८-१०; १३, २, २, १८; ३, ६, ५; ४, १, १५; २, ३; ४, ६-१०; १४, ६, २, ५; का. २, १, ४, ५; ८; ९; १४; १५; १६; तै. १, १, ३, १; २, ३, २; ५, ३; ६, १, ४; ८, १, २; २, १, ५, ५; २, ७, १; ५, ७, ४; ७, १, २; ३, ९, ९, २; १५, ३; २०, १; २२, ४; तां. १, ५, १०; ७, ३; ६, ९, २५; ९, ९, १४; १०, ७, ४; ८, १; ११, ६, ४; ८, २; ५; १०, ५; ६; १२, १, ५; ३, ७; ४, १३; ५, ६; ७, २; ७; ९, ६; ११, ७; १३, १, ९; ३, ३; ४; ४, १८; ५, ३; ६; ७; ६, ५; ७, ७; ९, ६; ११, ७; १४, १, ३; ३, २; ५; ५, १०; ९, २; ५; ११, ६; १५, ३, ४; ५, ६; ८, ४; १६, २, ७; १७, १, ४; १८, १, २३; १९, ७, ५; २०, १४, ७; १५, २; जै. १३; १४४; १७२; १८६; जैठ. १, ६, २, ७; प. १, १; मं. २, ४, १४; ६, २, २; गो. १, २, १९; २, ३, ११; ३,

२०; ४, १८; -पेभ्यः श. ६, ३, १, २८; ५, १, ३; ७, ५, २, ५०; ५५; ६०; -पेषु श. १४, ६, ९, २१; तां. ७, ८, ७; ८, ३, ७; ४, ११; १६, १०, ११; १८, ५, २३; ६, १७; -पैः शांआ. ५, ३; ६, २०; श. ४, ३, ४, १४; ५, ४, ५, २; ८; ६, ३, १, ४; ८, ७, १, ४; ९, ५, १, ४८; १०, २, १, १; १३, १, ८, ७; १४, ४, ४, २; तै. ३, ६, ३, ४; ८, ११, २; १७, ४; तैआ. १, २०, १.

रूप-कृत-कृत श. ११, ४, ३, १७; १३, १, ८, ७; तै. २, ५, ७, ४; ३, ७, ३, ७; ८, ११, २.

रूप-तम-ममूऽह्व श. ३, ३, ४, २३; ४, ५, ८, २.

रूप-पति-तिः श. ११, ४, ३, १७; तै. २, ५, ७, ४.

रूप-वत्-वान् सं. ४.

रूपवती-त्यः शां. ३, ५.

रूप-शस्(ः) तैआ. १, ३, १.

रूप-समृद्ध, दधा-मृद्धः श. १३, ४, १, १५; ४, २, ४; -मृद्धम् ऐ. १, ४; १३; १६; १७; २५; २८; २९; ३०; २, २; ऐआ. १, १, ३; २, १; २; ३, ७; ५, ३; शां. २०, ३; २१, २; ३; जै. १८०; गो. २, २, ६; ४, २; -मृद्धया ऐ. ३, २९; ऐआ. १, ५, २; गो. २, ४, २; -मृद्धाः ऐ. १, १३; १६; २५; २८; २९; ३०; २, २; ६, ९; ११; १२; -मृद्धाभिः गो. २, २, ६; -मृद्धे ऐ. १, ४; १७; -मृद्धौ ऐआ. १, २, १, ५, ३.

रूपसमृद्ध-ता-तायै जै. १८४.

रूप-सामान्य-न्यात् गो. १, १, २६.

रूपिन्-पी जै. १८२.

रूपिणी-गी श. १३, १, ९, ६;

-णी: जै. १८२.

रु- -र: तां. ७.५.१०; १२,४,२४;  
जै. २०; -रौ तां. ७.५.११.

रु- -रु: जै. २०.

रुक्मिणी(√रिचु)- -कृष्ण: ऐआ. ५.२.५.  
√रुज्. रुजते तौ. २, ८, ५, ५; रुजन्ते  
तौआ. १,३,१.

अरुजयताम् तौ. २,८,७,६.

रुज्- रुज् श. ३,८,३, २०.

रुजती- -जती तौआ. १.८.३.

रुज्(√रि वा री)- -गु: ऐ. ७, १७.

रुण-ककाट- -ट: तौ. २,४,६,९: ३.  
६, १३,१; -टम् तौ. २, ६, १०,  
११.

रुतसु- -त: ऐ. १,३; २२: २,१४;  
३८; ३५; ३, २; ३३; ३५;  
३७; ३१४; २३; ५, १५; ३, ३५;  
९; १६; २७; ३०; ३१; ३६;  
ऐआ. १,१,३; ३,७; ४,२; २,१,  
३,१; ३,३: ७; ४,१; २,५,१; ३,१.  
२; २, २; शां १.१: २,७; ३,९;  
६,१; १५; ८, २: १३, ७; १६, ५;  
६; १०, ६; ९: ३०, ४ शांआ.  
३, २: ६; ७, ४: १७; ८, २; १०,  
७; ११, २; ६; शा. १. ३. १, १८;  
४, १, ६, ५, १३: ५, २, ७; ११; १४;  
३, १६; ४, २; ३, ७, २, १४; २१;  
४, ३; ४; ९, २, ७; ९; १०; ११;  
२, १, १, ५; २, २, ७: ३, २८; ४,  
१५; १७; ३, १, १४; १५; ३२;  
३३; ३५; ४, ८; ४, ४, १९; २, १;  
२२; २३; ५; ५, १, ९; १६: ३,  
२, १, ३, १; ४०: २, २०; ३, २, १;  
४, २८; ४, ३; ११; ५, २, १६; ६,  
३, १७; ४, १५; ७, २; ८; ४, ४;  
८, ४, ११; ५, १-२; ९, ३, २६;  
४, १, २, १०; २, १, १८: ३, २, २;  
४; ४, २, १६; १८; ५, १, ८; ९:  
१५, ५, २, ३, ६; ३, १, १; ५, १, ८;

६, १, २, ४; ३, ७; २०; २, २, ६;  
२२; २७; ३, १, ७; २१; ३, १८;  
२१; २६; ४, १, ७; २, ८; ९; १०;  
३, ६; ७; ४, ६; १९; ६, १, ६;  
११; १४; २, ८-१०; ३, १, ७; ७,  
१, ४; ९; २, २: ५; ७: ७, १, १,  
१०; ११; १२; १६; १७; १९;  
४१; ४२; ४४; २, २०; २, १, ५;  
६; २, ५; ३, १, ९; १०; ११; २८;  
३५; ३६; ३, ७; ४३; ४४; ४५;  
४६; २, ९; ४, २, २२; २४; ५, १,  
३२; ३३; ८, ६, ८; ९; १०;  
११; १२; ९, २, ३, ४४; ३, १,  
२; ५, १, ४४; ५५; ५६; ६८;  
१०, ३, २, ७; ४, १, १; २; २, २६;  
२९; ५, २, १२; ६, ५, ४; ११, १,  
२, २; ४, १, ७: १५; ६, २, १०;  
१२, ४, १, ७; ३, १, ५, १, १३; ८,  
१, २; ९, १, २; १६; १७: १३, १,  
१, १; ३: ७; २, ८, ५; ३, ८, १; ५,  
२, २; ८, १, १४; १६, १, ३, १४;  
२९; ३, १, ३१; ६, २, १३; ७,  
२९; ९, १८; २३; ९, १, १५;  
१६; २, ६; १२; १४; ४, १; ९;  
१०; १९; का. १, १, १, ३; २, २,  
५; ३, २३; ४, ११; १२: ३, १, ८;  
२२; २३; ४, १२; १३; १४;  
४, १, ६; ३, ७; ३३; २, २, ४, १५;  
तौ. १. १, ३, ८; ६, ५; ९, १; २; ३;  
४; ५; ७; १०; २, १, ४; १५; ६, २,  
२, ५; ३, १०; ७, २; ४; ८, १,  
२; २, १, २, ११; ४, ४; ५, ५; ९,  
२; ४, १, १०; ३, ७; ५; ६, २, २;  
३, ५; ४, २; १४, ४; २०, ४; ७, ४,  
१; ७, ५; ८, ९, ५; ३, १, १, २; २,  
२, ८; ३, ६, ५: १०, ३; ४; ७, १,  
९, ३, ६; ७; ८, २, १; ३; ४; ९, ५,  
५; १७, ५; १०, ८, ७; तौआ. १,  
२३, १; २०, १; २, ८, १; ४, २, ४;

७, ५; ९, २, १०; ८, १, १: तां. ४,  
३, ८; ६, १, ४; ८, २, १०; ७, ९;  
१०; १३; १४; १६, ५, १७; १२,  
१०, ११; १२; १५, ५, १६; २०,  
९, २; २४, ११, ४; ५; २५, १०,  
१०; जै. २४; २३; ९७; १११;  
१२९; १६४; १८४; २०७; जैट.  
१, ३, ३, ५; १४, २, ४; १५, १, ६;  
१८, ३, ७; २, १, २, ९; ३, २, ३,  
१०; ५, ४; ५; ६: ८; ३, १, २; ५,  
८, १४; १७; ६, ६, ५; प्र. २, १,  
२; सा. १, ७, ११; गो. १, १, ३; ७;  
२, १५; ३, ७; ९; २०; २, २; २३;  
५, २४; २, १, १७; २, ६; ४, ५; ६,  
७; ८; ९; १२; १५; -त: ऽद्व  
वा. ६, ६, २, ९; -तस: ऐ २,  
३८; ३९; ३, ३४; ४, ९; ६, ३;  
३६; ऐआ. २, १, ३; ४, १; ३, २,  
४; शां. २, ७; वा. ३, ३, ४, २८;  
६, ४, १५; ७, ४, ४; ४, २, १, २८;  
५, १, ९; ६, ३, ३, २६; ४, २, १०;  
७, १, १, १०; ३, १, ९; १०; ९, ५,  
१, ४४; १०, ५, २, १२; ११, ५, ४,  
१६; १२, ७, १, ७; १४, ४, २, १३;  
६, ७, २९; ९, ३४; तौ. १, १, ३, ८;  
तौआ. ८, १, १; तां. २०, ९, २;  
जै. ९३; १२९; १६४; जैट. १,  
१५, १, ६; २, १; प्र. २, २; २, ४,  
५; ६, ८; १५; -तसा वा. १, ५, २,  
७; ३, १६; २, ४, ४, १९; ११, ५, ६,  
४-८; १३, १, १, ३; ४; ३, ८, १;  
१४, ९, २, ८-१६; ४, ९; १०; का.  
१, ३, ४, १२; तौ. ३, ७, १४, १; ८,  
२, ३; ४; ९, १७, ४; ५; तौआ. ६,  
६, २; गो. १, १, ३; -तसाम् वा.  
१३, ३, ८, १; -तसि शांआ. १०,  
१; ११, १; ५: ६; वा. ६, ६, २, १०;  
७, १, ४; ७, ३, १, ४; १४, ६, ७,  
२९; ९, २३; तौ. १, १, ९, ४; २, ८

† रिणुक । काट (←कटि), इति भा. इत्यस्य पदविच्छेदः सर्वथाप्यन्त्रतोऽप्यप्योक्तव्य म.(२८,



८, १२; ३, १०, ८, ६; -तसे श. १४,  
९, ३, ४; -तांसि ऐ. २, ३९; ४,  
२२; श. २, ३, ४, ११; ३, २, १,  
३१; ७, ३, १, ४६; का. १, ४,  
१, ९; तै. ३, ५, ७, १.  
रेतः, रेतो ← रेतस्  
रेतःपीत(√पा)- -ताः तैआ  
१, २७, ६.  
रेतःसमृद्धि- -द्धयै ऐ. ६,  
२७.  
रेतःसिच- -सिग्भ्याम् श. ७, ४,  
२, २५; २६; -सिचोः श. ७, ५, १,  
१३; १५; २४; ८, १, ३, १०;  
४, ३; २, १, ८; १५; २, ४; ६; ३,  
२; ५; ३, १, ११; १३; ४, ३, २०;  
४, ८; ६, २, ७; -सिचौ श. ७, ४, २,  
२२; २४; २५; २६; ५, १,  
१३; १५; २४; ३५; ८, १, ३, १०;  
४, ३; २, १, ८; १५; २, ४; ६; ३, २;  
५; ३, १, ११; १३; ४, ३, २०; ४, ८;  
६, २, ७; १०, ४, ३, १४; ५, ५,  
१०.  
रेतःसिक्कि- -क्तिः शां. १, १;  
३, ९; ८, ३; १६, ५; ६; १९,  
६; ९.  
रेतःसिच्य- -म् शां. १०, ३.  
रेतस्य, स्या- -स्यः ऐ. १, २०;  
-स्या प. २, १; २; -स्याम् जै.  
९३; प. २, १.  
रेतस्विन्- -स्वी जै. १, १४, २,  
११.  
रेतो-धा- -धाः श. ४, २, १८;  
१३, २, ८, ५; ५, २, २; तै. १, ७,  
२, ३; ४; ८, १, २; २, १, २, ११;  
७, ४, १; ८, ९, ५; ३, ७, ३, ७; तां.  
४, ३, ८; ११, ५, १६; २१, १०,  
१४; प. ३, १२; -धाम् तै.  
३, ६, २, २.  
रेतो-धेय- -यम् शां. १०, ३;  
-याय तां. ८, ७, १२; १२, १०,

११.  
रेतो-मिश्र- -श्रः ऐ. ६, २७;  
-श्रम् गो. २, ६, ८.  
रेतो-रूप- -म् श. ७, ३, १, ३७.  
रेफ-सन्धि- -न्धयः सं. २.  
√रेम्, रेभतिऽइव ऐ. १, २५.  
रेभ- -भ गो. २, ६, १२; -भम्  
तै. ३, ४, २, १.  
रेभव- -भन् तैआ. १०, १०, १; ५०,  
१; -भन्तः ऐ. ६, ३२; गो.  
२, ६, १२.  
रेखिन्(√रि)- -रिवा तैआ. ७,  
१०, १.  
रेरिहत्(√रिह्)- -हत् श. ६, ७,  
३, २.  
रेरिह्यमाण- -णः श. ६, ७, ३, २.  
रे-वत्(रयि+मतुप्||)- -वत् तै. २, ७, ६,  
३; तां. १, १०, २; १३, १०, ६; आ.  
११, ४६०; जैआ. १, ३९१; ३९४;  
४६०; गो. २, २, १३; -वतः ऐ.  
५, १२; शां. २३, ७; जैआ. २,  
४, ४; -वन्तः श. २, ३, ४, २६;  
३, ७, ३, १३; का. १, ४, १, २०; तां.  
-वन्ति तै. ३, ६, १०, ५; -वान्  
ऐ. ५, १२; शां. २३, ७; श. २,  
३, ४, ३५; का. १, ४, १, २५;  
तां. १३, १०, ६; ७.  
रेवती- -तयः जै. ३५; ११३;  
१४०; १८७; -न्ति श. ३, ८, १,  
१२; मं. २, ६, २; -ती श. ३, ८, १,  
१२; तै. १, ५, १, ५; ३, १, २, ९;  
१०; तां. १३, ७, २; १६, ५, १९;  
२७; -न्तीः शां. ११, ४; ८;  
श. २, ३, ४, २६; ३, ७, ३, १३;  
का. १, ४, १, २०; -तीः ऐ. २,  
१६; २०; ५, १२; ऐआ. ५, २, ५;  
शां. १२, २; २३, ७; श. १, २, २,  
२; का. २, २, १, २; तै. २, ६, १९,  
२; ३, २, ८, २; तैआ. ६, ३, २;  
४, २; ९, २; तां. ७, ८, १३; १३,

१०, ५; १६, ५, १९; जै. ३५;  
-तीनाम् तै. २, ६, ९, १; ३, ५, ७,  
४; तां. ८, ९, १४; १०, ६, ६; १३,  
९, ४; १०, ५; -तीभिः तै. २, ५,  
२, २; तां. १७, ७, ४; -तीम् तै.  
१, ५, २, ४; जै. ३५; -तीषु तां.  
७, ९, १९; १३, १०, ४; १७, ७, १;  
जै. ३५; १४०; -त्यः ऐ. २, १६;  
श. १, २, २, २; का. २, २, १, २;  
तां. ७, ९, २०; १३, ७, ३; ९, ४;  
१४; १६; १७; २५; १०, ५; १६, ५,  
२७; आ. १, १५३; २, ६, ७;  
-त्याम् तै. १, ५, २, ५; ९; -त्यै  
शां. ११, ८; तै. ३, १, ५,  
१२.  
रेवत्य- -म् सा. १, ४, ६.  
रेवोत्तरस्- -रसम् श. १२, ९, ३, १;  
-राः श. १२, ८, १, १७.  
रेष्मन्(√रिप्)- -ष्मा जै. ४; -ष्माणम्  
जै. १, १, २, ६.  
रै(√रा)- -रायः ऐ. १, २६; ५, २२;  
ऐआ. ४, १, १; शां. २३, १; श. १,  
८, १, ४२; ९, ३, ६; ३, ३, १, ८;  
११; ४, ३, २१; ७, १, २१; ४, १, २,  
१५; ४, ३, १४; ४, ८; ७, ३, १,  
३२; तै. १, २, १, २१; ३, ६, १०,  
२; तैआ. १, २७, ६; २, ४, १;  
रायः श. २, ३, ४, २४; २५; ३,  
१, १, १२; ३, १, ९; ४, १, १३; ५,  
२, १२; ६, १, १७; ३, १९; ४, २, १,  
१६; १७; २२; ६, ९, ९; ६, ५, २,  
३-६; ६, ३, ८; ९; ७, ४, १, २; ९,  
२, ३, ८; ३२; १४, १, ३, २२;  
का. १, ४, १, १८; १९; तै. १, २,  
१, ५; २१; २, ४, ४, ७; ५, ५, १; ६,  
३, ५; ७, १७, १; ८, १, ४; ५; ५, ३;  
९; ३, ७, १, ९; ४, १५; ५, १३;  
७, ११; १०, ८, १; १२, १, १; ५, ३;  
तैआ. ३, ११, १२; १३; ४, ७, ५;  
११, ५; ८; ५, ९, ११; मं. १, २,

प्रा. ६, १, ३७; वा. ३. मुपा. स्वररहितदिचन्त्यः । 'रीयते' इति क्र. १०, ५३, ८; य. ३५, १०; अ. १२, २, ६; पा. ३. ।

११; ७, ४; २, २, १८; गो. २, २, ४; राया शां. २१, ३; श. ४, १, ४, १०; तै. २, ६, १०, १; ३, ६, १३, १; राये ऐ. १, ९; १०; ऐआ. ४, १, १; श. ३, १, ४, १८; ६, ३, ११; ९, ४, १२; ४, ३, ४, १२; ६, ६, १, २१; ७, ५, १, ३१; १४, ८, ३, १; तै. २, ५, ८, ९; ६, ९, १; ८, १, १; २, ३; ३, ६, १०, १; ११, ६, ४; तैआ. १, ८, ८; जै. ४४; ८५; २०९; सा. २, ८, १.  
 रायस्पोप-द्वा- -द्वा श. ३, ४, १, १३; ९, ४, १०.  
 रायस्पोप-वृनि(√वृन्)- -नि श. ३, ६, १, १७; -नि: श. ३, ५, २, १२.  
 रायोवाज- -ज: तां. ८, १, ४; १३, ४, १७.  
 रायोवाजीय- -यस् तां. १३, ४, १६; १८; २४, ११, ७; -येन तां. १३, ४, १७.  
 रायोवाजीय-बार्हद्भिर- -रे आ. २, ११, ५.  
 रैणव(←रेणु)- -वे आ. १, १६०.  
 रैतसु(←रैतस्)- -स: श. १४, ५, ५, २.  
 रैभी(←रैभ)- -भी: ऐ. ६, ३२; शां. ३०, ५; गो. २, ६, १२; -भीस् जैउ. १, १६, १, ७; -भ्या ऐ. ६, ३२; जैउ. १, १६, १, ७; १८, २, १; गो. २, ६, ११.  
 रैभ्य- -भ्य: श. १४, ५, ५, २०; ७, ३, २६.  
 रैभ्यु- -भ्याच् श. १४, ५, ५, २०; ७, ३, २६.  
 रैवत्(←रेवत्)- -त्: तां. १३, १०, १०; आ. २, ४, ४; -तस् ऐ. ४, १३; २८; ५, १२; १६; शां. २३, ८; २५, ११; तै. १, २, २, ३; जै. ३७; गो. २, ६, ११; -तस्य शां.

२३, ७; २०, ६; जै. ३७; -ते आ २, ६, ७; जैआ. २, १२, १२; -तेन ऐ. ८, १२; १७.  
 रैवत्य- -त्य: तां. १३, १०, ६; ११; -त्यस् तां. १३, १०, ६  
 रोक्ष्यत्(√रुह्)- -क्ष्यन् श. ५, २, १, १०.  
 रोग(√रुञ्)- -गम् तैआ. २, ६, २; मं. २, १, १४.  
 रोच(√रुच्)- -च: श. ७, ४, १, १०.  
 रोचन् न्ना- -न: श. ७, १, १, २४; तै. ३, १०, १, १; २; जै. ११४; मं. १, ७, ३; -नस् शां. २०, १; श. ६, २, १, २६; ८, ६, ३, १९; तैआ. ३, १६, १; आ. १, ३६८; जैआ २, ५, १; -ना ऐ. ६, ७; श. २, १, ४, २९; का. १, १, ४, २६; तै. ३, ३, ११, ३; ३, ५, ७, ३; गो. २, ५, १३; -ना: तै. ३, ९, ४, २; -नानि ऐ. २, ९; श. ८, ७, ३, २१; तै. ३, ५, ७, २; -ने शां. २४, ५; श. ७, १, १, २४; ४, १, ३०; ८, ६, ३, १९; ७, ३, २१; तै. ३, १, १, ६; १२, ८, १; -नेन श. ६, २, १, २६; तै. ३, ६, १०, ३.  
 रोचना-वत्(मतुप्)- -वत् तै. २, ७, १५, ३; तैआ. १, ७, १.  
 रोचमान, ना- -न: तै. ३, १०, १, १; २; ११, ४, २; -नस् तै. २, ७, १५, ६; गो. १, २, ७; -नास् तै. २, ८, ७, १; ३, १, १, ९; तैआ. ३, १९, १; -नायै तै. ३, १, ४, २.  
 रोचित्- -त्: तैआ. ४, ६, २; ५, ५, ३.  
 रोचयित्वा तैआ. ५, ५, ३.  
 रोचिष्णु- -ष्णु: श. १४, ५, १, ९; -ष्णु श. १२, ४, ३, ४.  
 रोचिस्- -चिषा श. ९, १, २, ३०.

रोचुक- -क: तैआ. ५, ५, ३.  
 रोद(स्→सी)- -सी तै. २, ८, ४, ८; -सी ऐ. २, ४०; ४१; शां. २१, २; श. ६, ४, ४, २; ७, ३, २; ७, ३, १, ३०; ९, २, ३, १७; २७; तै. १, २, १, २; २३; २, ४, १, ३; ६, ११, ४; १२, ३; ८, १, १; ७, ६; ३, ५, १२, १; ६, १०, ५; ११, ६, ३; तैआ. १, ७, ६; ८, २; ३; तां. १३, १०, ३; जैउ. १, १०, २, १; ४; गो. १, २, १; -स्यो: श. ६, ४, ४, २; तैआ. १, ८, ६.  
 रोदस्-त्व- -स् तै. २, २, ९, ४.  
 रोद्वीस्(ः)(√रुध्)† ऐ. १, १०.  
 रोधस्- -धसी जैउ. १, ८, १, ५.  
 रोयणाका- -कासु तै. ३, ७, ६, २२.  
 रोमन्- -मागि ऐ. २, ९; शांआ. ८, ११.  
 रोम-कृप- -पा: गो. १, ५, ५.  
 रोम-वर्त- -र्तभ्य: गो. १, १, २.  
 रोम-श- -शेन शां. १४, ३; शांआ. ८, ९.  
 रोम-समर्- -रेभ्य: गो. १, २, १८.  
 रोस्वाण(√रु)- -ण: तै. ३, १, १, १०.  
 रोपत्(√रुप्)- -पन्तस् शांआ. १२, ३.  
 रोह(√रुह्)- -ह: ऐ. ३, १९; श. ६, ७, ३, ४; ७, ५, २, ३६; ८, ३, ४, ९; ५, २, १६; ९, १, १, ३२; -हस् श. ७, ५, २, ३६; -हस्य शां. ११, ४; गो. २, ३, ११; -हास् तै. १, १, २, २; तां. ७, ७, ६; ८; ८, ३, ७; ४, ११; -हाभ्याम् शांआ. १०, ८.  
 रोह-पूर्व- -र्वेषु सं. २.  
 रोहत्- -हन् श. ९, ३, ३, ६; जैउ. १, १, ३, २; -हन्त: श. ९, ४, ४, ३; जै. १५६; १६८.

† 'नि' इत्यस्य व्यवहितयोगो द्र. ‡ 'रोमशमरेभ्यः' इति कालि. †

रोहम्ऽरोहम्(णमुल्) तै. २, ५, २, १.  
 रोहित्-हित् ऐ. ३, ३३; -हितः जै.  
 २०७.  
 रोहिद्(-त्डध-)-ध्व- -०ध्वां.  
 २०, ४; -ध्वः श. ६, ६, ३, ४.  
 रोहित(=लोहित)- -०त् ऐ ७, १५; तै. २, ५, २, १; -तः ऐ. ७, १४; १५; श. ६, ६, ३, ४; तै. २, ५, २, १; २; ३; ३; जै. ५२; १९८; -तम् ऐ. ३, ३३; ५, १०; तै. २, ६, ४, २; तां. १६, ६, २; जै. १४८; द्वै. २, २; गो. २, ६, १०; -ताः ऐ. ३, ३४; जै. ५२; -ताम् तैवा. १, ११, ८; -ताभ्याम् तां. १४, ३, ११; जै. १९२; -ते श. ७, ३, २, १; -तौ तां. १४, ३, १३; जै. १९२.  
 रौहिणी- -णी श ३, ३, १, १४; १५; ४, ५, ८, २; तां. १६, ६, २; जै. ३, ५, १, २; -णीः तैवा. ३, ११, १०; -णीम् ऐ. ३, ३३; जै. १४४; -ण्यःऽड्व श. २, १, २, ६; का. १, १, २, ३; -ण्याः सा. २, ८, ३; -ण्याम् श. २, २, ४, १५; सा. २, ८, ३; -ण्य श. ३, ३, १, १५.  
 रौहिणी- -णी श. १, १, १, ७; तै. १, १, १०, ६; २, १, २, ७; ५, १, १; ४; २, ७, ९, ४; ३, १, १, १; २; तैवा. ३, ९, २; -णीम् तैवा. ३, १, ४, २; -ण्या श. ११, १, १, ७; -ण्याः का. १, १, २, ३; -ण्याम् श. २, १, २, ६; ७; का. १, १, २, ३; ४; तै. १, १, २, २; १०, ६; २, ७, ९, ४; -ण्य श. २, १, २, ६; तै. १, १, २, ३; १०, ६; ३, १, ४, २.  
 रोहित्-कृत्- -ले तां. १४, ३, ११.  
 रोहित्-कृत्- -यम् तां. १४, ३, ११; १, १, ६; जै. १९२.

-यस्य तां. १, ५, ११, ६; -ये जै. १९२; आ. जैवा. १, १२९.  
 रोहिणी-त्त्व- -म् श. २, १, २, ६; का. १, १, २, ३; तै. १, १, २, २; १०, ६.  
 रौद्र(←रुद्र)- -द्रम् श. १२, ७, २, २०; -द्राः श. २, ६, २, ३; ६, ३, २, ७.  
 रौद्र- -द्रः श. ५, २, ४, ११; १२; ९, १, १, १५; आ. २, ४, ७; गो. २, ३, १९; -द्रम् ऐ. ५, १३; २, ६; शां. ८, ४; २३, ८; श. ५, ३, १, १०; ३, ७; ९, १, १, ४२; तै. १, ७, ३, ६; २, १, ७, १; ३, ९, १७, ३; आ. १, ६९; २, १९, ६; गो. १, ३, १२; -द्राः श. २, ६, २, ३; का. १, ६, २, २; -द्राणि आ. १, ११५; जैवा. २, १४, १; -द्रे आ. १, ११५; २, १९, ६; जैवा. १, ११५; -द्रेण तैवा. ४, ३८, १; तां. १, ४, १५.  
 रौद्री- -द्री ऐ. ३, ३४; श. ५, २, ४, १३; तै. १, ७, १, ४; २, २, ५, २; ना. १, ४, १६; -द्रीम् शां. ८, ४; १६, ७; २५, १३; -द्वियाः (=द्वयाः) गो. २, ६, ९; -द्वै ऐ. ६, ३०.  
 रौद्र-मनम्- -नाः श. १२, ७, ३, २०.  
 रौद्र- -म् जै. ७४.  
 रौरव(←रुव)- -वम् तां. ७, ५, ७, ८; १०; ११; १२, ४, २३; २१, ९, १५; जै. २०; आ. जैवा. १, ५११; -वस्य जै. २०; -वेण तां. १२, ४, २६; जै. २२.  
 रौरव-त्व- -म् जै. २०.  
 रौरव-यौधाजय- -याभ्याम् ऐ. ३, १७; -ये ना. १, २, ५.  
 रोहिण(←रोहिणी)- -गः तैवा. १, १२, ५; -णम् श. २, १, २, १३; का. १, १, २, ९; जै. १, ९, २, ७; १०; आ. २, १८, ९; -णयोः तैवा.

५, ७, १२; -गाभ्याम् तैवा. ५, ७, १२; -जे आ. २, १८, ९; -गौ श. १४, १, ३, ३२; २, १, १, २; ३-५; २, ४१; ५२; तैवा. ५, ७, १२.  
 रौहिणी- -णी ना. २, ४, ९.  
 रौहिण-त्व- -म् तैवा. ५, ७, १२.  
 रौहिण-कपाल- -ले श. १४, १, २, १७; १९-२१; २४; २५; ३, १; ३, १, २२.  
 रौहिण-हुव(न→)नी- -न्वौ श. १४, १, ३, १; ३, १, २०.  
 रौहिणाघन(←रोहिण)- -नः श. १०, ३, ५, १४; १४, ५, ५, २०; ७, ३, २६.  
 रौहिणाघन- -नात् श. १४, ५, ५, २०; ७, ३, २६.  
 -०ः-०-

ल

लक्षण(√लक्ष्)- -णम् मं. १, ८, ७; प. ५, २; -णे तैवा. १, २, २.  
 लक्ष्मी- -क्ष्मीः मं. १, ४, १.  
 लक्ष्मक- -केण जै. १८६.  
 लक्ष्मन्- -क्ष्म श. १, ७, २, १८; १९; ८, ४, ४, ११; ५, ४, ३; तै. २, ४, ४, २.  
 लक्ष्मी- -क्ष्मीः ऐ. २, ४०; श. ८, ४, ११; तैवा. ३, १३, २; मं. १, ४, ५; सा. ३, २, ७; -क्ष्मीम् ऐ. २, ४०; -क्ष्म्यः श. ८, ४, ४, ८; ५, ४, ३; -क्ष्म्यै श. १४, ९, ३, ८.  
 लघु(←रघु)- -घुभिः श. १२, २, २, १०; गो. १, ४, २३.  
 लघु-सम्भार-तम- -माः गो. १, २, १८.  
 लघीयम्(-घु+इयलुन्)- -यांसः तां. ४, ९, २२.  
 √लघूय, लघूयतिऽड्व श. ६, ७, ३, १३; ९, १, २, ६.

लज्जना(न→)ना(√लज्ज्)-ना ऐ. ३,२२.	-दान् जै. १५०; मं. २, ५, १; -टे श. ३, ७, ४, ८; तै. ३, ८, २३, १; गो. १, १, १. रराट्-ग्र.	६; लेखीः शांआ. ९, ७; श. ३, ६, ४, १३; १४.
√लप्, लिलापयिस्व जै. ५३.		लिखित्वा श. ७, २, २, १.
लप्सुटिन्-दीर्घा श. ६, २, २, ६; १५ <sup>३</sup> ; जै. १६१ <sup>३</sup> .	ललामन्(√गम्)-म् श. १३, ५, २, ७.	लिङ्(√लिङ्)-ङ्गम् श. १४, ७, २, ८; गो. १, १, २४; -ङ्गेषु गो. १, १, २६.
√लम्, लभते ऐ. ३, २४; शां. ८, ५; ९, ५; शांआ. ४, ३; श. २, २, ३, १, ३, ४, ७; ४, २, २, ११: ४, ९; १२, ६, १, ४०; का. १, ४, १, ६; मं. ५ <sup>३</sup> ; सा. २, ३, ६: ८, १; ३ <sup>३</sup> ; ४, ३, १, ८-११; १३ <sup>३</sup> ; २, १- ५; १०; ३, ३; गो. १, १, ३८; २, १, ११ <sup>३</sup> ; ३, २२; लभन्ते ऐ. ७, १८ <sup>३</sup> ; श. २, ४, २, ४; ६, १, ३, १२; का. १, २, ३, १ <sup>३</sup> ; ३, ३, ४; तैआ. १, ७, २; जैड. २, ४, २, ९; लेभे ऐ. ७, १३; ऐआ. २, २, ४; लप्स्यामहे जै. १८६; लभाध्वे श. २, ४, २, ४; का. १, ३, ३, ४; अलभत श. ४, १, ३, ५; तै. १, ७, १, ६; अलभत तै. २, ३, २, ३; लभेत श. ४, १, ४, ६; ६, २, २, ३९; गो. १, ३, २, ३; लभेत् सा. १, ५, १५; लभेमहि जै. १८६. लिप्सते, लिप्सन्ते जै. १६४ <sup>३</sup> ; लिप्सध्वे॥ जै. १०५; लिप्सेत जै. १५६; जैड २, ३, २, २; लीप्सन्ते० तै. १, ६, १०, ५.	ल्लव(√ल्ल्)-वेन श. ११, २, ७, १९ <sup>६</sup> .	√लिप्(→म्प्), अलिम्पन् तै. २, १, १, १; लिम्पेत् गो. २, ३, ८; लिम्पेत् ऽइव शां. १३, ९. लिप्सते श. १४, ७, २, २८; तै. ३, १२, ९, ८.
लप्स्यमान-नः ऐ. १, १३.	ल्लवण-णम् श. १४, ५, ४, १२; जै. २०३ <sup>३</sup> ; सा. १, ५, १५; -णानि जै. २०४; -गेन जै. २०३; जैड. ३, ४, ३, ३; गो. १, १, १४; ३, ३.	लिप्त-प्तः श. ६, १, १, ११; २, २-४; ३, १, २८.
लब्धा(=व्यऽअ-)-न्न-न्नः तैआ. २, १९, १.	लस्पृजनी-न्या श. ३, ५, ३, २५; ६, १, २५.	लिवृजा-जया तां. १२, १३, ११; १२; जै. ७६.
लब्ध्वा श. १, ९, २, ३५; १३, ५, ४, १५; तैआ. ८, ७, १.	लाङ्गल(√लङ्)-लम् श. ७, २, २, ११ <sup>३</sup> ; तैआ. ६, ६, २; -लानाम् सं. ३; -लेन जै. १३०.	लीप्सितव्य-√लम् द्र.
लम्बुक-कः शांआ. ९, ७.	लाङ्गलायन-नः ऐ. ५, ३.	लुनत्-√लृ द्र.
लीप्सितव्य०-म् ऐ. २, ३.	लाज्(√लाज्)-जाः श. १२, ८, २, ७; १०; ९, १, २; १३, २, १, ५; तै. २, ६, ४, १; ३, ८, १४, ४; -जान् जैड. १, २, १, ११; मं. १, २, २; -जैः श. १३, २, १, ५; तै. २, ६, ११, ३; १०; ३, ८, १४, ४ <sup>३</sup> .	√लृप्, लृलोप गो. १, ३, ५. लोपयामहे जै. १६८. लृप्यते तै. २, ८, ८, २; तां. २४, १, ४ <sup>३</sup> .
√लम्ब्, लम्बति तैआ. १०, ११, २; लम्बेत श. ११, १, ६, ३२.	लाजि-जी३न् ई श. १३, २, ६, ८; तै. ३, ९, ४, ८४.	लृप्त-प्तेषु सं. २.
कलाट-टम् ऐआ. २, १, २; श. ३, २, १, २९; ५, ३, २४; ८, १, ५;	लातव्य-व्यः तां. ८, ६, ८; गो. १, १, २५.	√लृम्, लृम्यति ऐ. २, ३७. लोभयति श. ४, १, १, १८. लृब्ध-म् ऐ. ३, ३ <sup>१५</sup>
	लातव्य-सगोत्र-त्रः प. ४, ७.	लृश-शः तां. ९, २, २२ <sup>३</sup> .
	लामकायन(←लमक)-नः, -नात् वं. २.	लृशाकपि-पिः तां. १७, ४, ३; जै. १३७.
	लामगा(=का)यन-सगो(त्र→)त्रा- त्रा गो. १, ३, १६.	√लृ, लृनोति॥ तै. ३, २, २, ६. लृनत्-नन्तः श. १, ६, १, ३; जै. १९०
	लालील(√लल्)-लाय तैआ. १०, १, ७.	लेखा(√लिख्)-खा श. ६, ३, ३, २५; -खाः श. ६, ३, ३, २५; ७, २, २, १८; -खाम् श. ६, ३, ३, २५; १०, २, २, ६; -खासु श. ७, २, २, १८.
	लावा(√ल्व्)-वासु जै. २१२.	लेखा-सन्धि-नियेषु मं. १, ३, १.
	लाहायनि-निः श. १४, ६, ३, १; २.	लेलय-लेलयत्-लेला √लेलाय द्र.
	√लिख्, लिखति श. २, ६, १, १२; का. १, ६, १, ९; लिखेत् तै. २, ७, १७, ३; अलिखत् तै. १, ७, ६,	√लेलाय, लेलायति का. १, १, १, ६; जैड. १. १४, ४, ४; जैड. ३, ६,

† 'स्तु-' इति अज. मुपा. ग्रामादिकः । ‡ 'प्सुगो' इति मुपा. ? । || 'लिप्सध्वम्' हस्त-पाठान्तरम् । ० जन्दसो दीर्घ इति । § =च. २३, ८ । § 'लाजिन्' इत्यस्य सवुद्धौ रूपमिति साः । ¶ 'लृनोतु' आन. मुपा. ।

९,६; लेलायुतिऽइव श. १४, ७,  
 १,७; अलेलायत् श. २, १, १,  
 ८; अलेलायत्ऽइव जैड. १, १७,  
 ३,४; लेलायेत् का. १, १, १, ६.  
 लेलय- -म्ऽइव का. १, २, १, १०.  
 लेलयत्- -यतऽइव श. ११, ८,  
 ३, ८.  
 लेला- -लयाऽइव श. २, २, १, १६;  
 ३, ८, ३, १०; का. १, २, १, १०;  
 -लाऽइव जै. ७९.  
 लेलायत्- -यत् जैड. १, १६, २, ३;  
 १८, ३, ७.  
 लेलायुती- -ती, -न्तीम् श. ११,  
 ४, २, १.  
 √लोक लोकेते ऐ. ४, १५.  
 लोक- -कः ऐ. १, १३; २८; २,  
 १३; १७; ३, ४६; ४, ४; १५;  
 २०; २१; २७; २९; ३०; ५, १; ४;  
 १२; १६; २०; २४; २६; ३२; ६,  
 ७; ८; २०; २३; २६; ३६; ७,  
 १३; २६; ८; २; ऐआ. १, ४, २;  
 ३; २, १, ३; ७; ६, १; ३, १, ६;  
 शां. ३, ७; ५, १०; ८, ९; ९, ४;  
 १०, २; ११, १; १२, ५; १४, १;  
 ३; २२, १, ३; २६, ११; शांआ.  
 ३, ७; ५, १; ७, १५; श. १, ४,  
 १, २४; २६; ५, १, २५; ६, १, १९;  
 ८, २, ११; ९, २, १३; २९; ३, १०;  
 २, २, १, १६; ३, ७, २, ३; ४, ३, ४,  
 ८; ४, ५, २१; ६, ३, ३, १४; ४, २,  
 ६; ५, २, ३; २२; ७, २, ४; ४, ११;  
 ७, १, १, ६; १३; २२; २४; ३७;  
 २, ७; १२; १९; २३; २, १, १; ५,  
 ६; १०; १९; २०; ३, १, १; ८; १२;  
 ४, १, ४३; २, २३; ३०; ५, १, २;  
 २८; ३, ३६; ८, १, २, ४; ३, १, १;  
 २; ४; ३, १, २; ३, ५; ४, १, ३;  
 २४; ५, १, २; २, ३; ४-६; ९;  
 १५; १६; ३, ४; ५; ४, १२; ६, १,  
 १; ४; २; ३; १, ४; १८; १९; ७, ४,

५; ६; १२; १७; ९, १, १, ११; १२;  
 २, ३, १४; २४; ३, ४, १२; ४, २,  
 ५; ७; ४, ३; १०; ५, १, ४६; २,  
 १२; १३; १०, १, २, २; २, २, २;  
 ६, ४; ६; ५, २, १; ४, १; ६; ९;  
 ११; १३; १६; १९; ११, १, २,  
 १२; ६, २२; २, ३, ६; ७, १९; ५,  
 ६, ३; ७, १; ६, २, १०; ८, २, १; ४,  
 ५; १२, १, १, १; ३, ४, ७; ४, १,  
 ३; ५, २, ८; १३; ८, १, १९; २२;  
 २, ८; ३, ५; ६; ९, २, ८; १२; ३,  
 १६; १३, १, ३, १; ३; २, १, ५;  
 ४, १; ५, २; ६, १; ७, १३; १४;  
 १५; ८, ५; ५, २, २; ४, २८; ६, १,  
 १०; ८, २, २; ३; ३; १४,  
 १, २, २२; २४; ३, १, ३; ७; २८;  
 २, २३; ४, २, २९; ३, ११; २५;  
 २६; ६, ३, २; ७, २; ६; ८, १०;  
 ७, १, ३१; २, १०; १७; २६; २७;  
 ३, ११; ९, १, २; १२; १४; ४, ३;  
 का. १, २, १, १०; तै. १, १, ४, ७;  
 ८, १; २; २, २, १; ३; ३; ४; ३,  
 ६, ५; ७, ५; ७; ४, ६, ५; ६, ३, १;  
 ६; २, २, ३, ६; ६, ३, ४; ३, २, १,  
 ६; २, ९; ३, १२; ३, ६, ११; ७,  
 ९; १०, २; ८, ६, १; २; १७, २; १८,  
 १; २; ५; २०, १; ९, २, २; ४, ६;  
 ५, ५; १०, १, ३; ४, २; ९, १२; १३;  
 ११, १, १; १२, २, १; ४, १; ५,  
 ७; ८; तैआ. १, २७, ३; ५, ९,  
 ११; ७, ५, १; १०, १३, १; ६३,  
 १; तं. ३, १०, २; ४, ३, ५; ६,  
 १७; २४; ६, ७, १०; ८, १५; १६;  
 ७, ३, १८; ६, १७; ९, ५; ९, १,  
 ३१; ८, ६; १४; १०, १, १; १२.  
 ४, १३; ११, १०; ११; १४, १२,  
 ५; १६, ५, १५; ८, ३; ६; १५, ६;  
 १७, १२, ३; १३, १; १८, २, ४;  
 १४; ७, १२; २१, १, ९; ७, ३; जै.  
 १०; २०; ७८; ८१; १०३; १०६;

११०; ११४; १२१; १३२;  
 १४३; १४५; १५६; १६८;  
 १७०; जैड. १, ४, ३, ३; १२, ३,  
 २; ३; २, ३, २, ४; ३, ४; ५; ३, ४,  
 १, ९; ५, १, ६; १४; २, ८; १२;  
 ३, २; ६; ४, २; ६; ५, २; ६; ६,  
 २; ३; ७, २; ६; ८, ६; १५; ९,  
 ५; ४, ७, २, ११-१७; ५, १, ५;  
 २, ५-७; सं. ४; गो. १, ३, १८;  
 ४, १; ८; १०; १२; ५, २४; २, ३,  
 १६; १७; ४, १८; ५, ८; १३; ६, २;  
 ५; ११; १६; -कम् ऐ. १, ७, ९;  
 १०; १३; १६; २१; २३; २९;  
 २, १; ३; ६; ११; १३; १४; १९;  
 २४; ३२; ३, १७; १८; १९;  
 २४; ४२; ४७; ४८; ४, ४; १७;  
 २०; २१; २३; २४; २७; ३२;  
 ५, १; २; १४; २४; २६; २८;  
 २९; ३०; ६, ४; ६-८; ९; १९;  
 २०; २१; २२; ३२; ३४; ७, १०;  
 १२; ३०; ८, १५; २४; ऐआ. १,  
 ४, ३; २, १, २; २, १; ३, ३; ७;  
 ८; ५, ३, २; शां. १, १; २, २; ६;  
 ९; ३, ३; ५, १०; ६, १०; ७, ६;  
 ७; ८; ८, २; ९; १०, २; ११, २;  
 १३, ३; १४, १; १८, २; ४; २०,  
 १; २; ४; २२, १; ३; ४; ५; २३,  
 ५; २४; ८; २५, ७; ८; २९, ४; ३०,  
 ५; शांआ. ४, ९; ७, २; १०, ८;  
 श. १, २, ५, १७; ३, १, १७; ४, १,  
 २४; २६; २८; ३, २१; ६, १,  
 १०-१३; १५; १८; १९; २, ३; ४,  
 ५; १५; १७; ८, १, ३१; ३, १६; ९,  
 २, १३; २, १, १, ३; २, १३; २,  
 ४, १८; ३, ३, ८; १६; ६, १, ३;  
 ७; १५; ३, १, १, २; ४, ३, ८; ४,  
 २७; ५, १, ९; २, ८; ६, २, २२;  
 ३, ७; १२; १५; ७, १, २३; २५;  
 ८, १, १६; ९, ३, १०; ४, १, १,  
 २५; २, २७; ५, १; २, ५, ५; ७;

† 'ल्लाय-' इति मुपा. स्वरोऽशुद्धः ।

९; ३, २, ५, ४, ४, ८; १०; १७;  
 ५, ७, ८; ८, ११; ६, ७, २; ७, १,  
 २, ४; ५, १; ४, ३, २, ३; ६, २, २,  
 २७; २८; २९; ३, १, १४; १५;  
 ३, १४; ५, २, ३; ४, ७, ८; ६, १,  
 १२; ७, २, ६, ४, ७, ८; ११; ७,  
 १, १, ४; १३; २, १, ५; ६; १, २०;  
 २, १६; ५, २, ३६; ८, २, १, १;  
 ३, ४, ८; १०; ५, १, ३, ४; २,  
 १५; ३, ४; ६, १, २; २३;  
 ६, २, ५; ३, १८; १९; २१;  
 २४; ७, २, ६; ४, १२; १७; ९, १,  
 १, ११; १३; २, ३, १७; २४; २६;  
 २७; २८; ३, ३, ३; ४; ५; ४,  
 ४, ३; ५; ११; १५; ५, १, ४५; ४८;  
 २, १२; १३; १०, १, २, १; २, १,  
 १; २, १, २; ४, ४, ४; ५, ४, ६; ९;  
 ११; १३; १६; १९; ५, ५, ५; ९;  
 ६, ३, १; ११, १, १, २; ४, ६, २२;  
 २४; २, ४, १०; ५, ३, ६, १३; १४;  
 ७, १९; २६; ४, १, ८; १६; २, १९;  
 ५, ५, १, ३; ४, ५; ६; ६, ३, ६, १, ८;  
 ९, १०; ११; २, ४, ७, ३, २, ४, १, ८,  
 ३; ५; १२, २, २, ६; ९-११; ३,  
 १; १२; ३, ३, १३; ४, १, १०; ५,  
 २, १२; ७, २, १५; ८, २, २; ३, २, ९,  
 १, १७; १३, २, १, ५; २, १६; ३,  
 १; २; ४, १; ५, २; ७, १०; ११;  
 १३-१५; ८, १; ९, ७; ११, २; ५,  
 १, २; ३, १०; ६, १, ३; ८, २, ५;  
 ४, १; १४, २, १, २; ३, १, ३; ७; ४,  
 २, २७; २८; ३, २, १; ६, १, ८; ११;  
 २, ११; ३, २; ७, ३; ७, १, ७, २,  
 ११; २५; ८, ४, १; ११, १; १२, १;  
 ९, १, २; १९; का. १, १, २, ९; २,  
 ४, १३; ६, १, २; ६; ११; २७; ४, ९;  
 २, २, ३, १६; ४, १४; तौ. १, १, २,  
 ५; ४, ५; ६; ७; ४, ८; ६, ८; ९, ८;  
 २, १, ७; ९; १६; २, ३; ४; ४, १; ३;  
 ३, ४, २; ३; ७; ६, १; ५; ७;  
 ९; ७, ३; ४; ५; ८, ४; ४, १, ३; ४;

८, ५; १०, २; ४; ६; ७; ८; ९; ५,  
 २, ५; ६, २; ६, ३, ६; ७; ७, २; ८, १;  
 २; ७, ७, २; ९, ६; ८, २, १; ८, ५;  
 २, १, ८, ३; २, ३, ५; ६; ४, ६; ७, ५,  
 ४; ६, ४; ७, ३; ४; ८, १; २; ११,  
 ५; ४, ७, ३; ५, ५, २; ७, १३, ३;  
 ३, १, १, ७; २, २; ५; ३, ७, ७; ८;  
 ८, २; ९, ३; ७, ६, १३; ७, ४; १२,  
 ५; ८, ८, ३; १६, १; २; १७, १; ८,  
 १८, १; ३; ५; २०, ५; २२, १; २;  
 ३; ९, २, १; ३; ३, १; ६, ४; २०,  
 २; १०, ५, १; ९, १०; ११; ११,  
 १; २; ५; ६; ११, ६, १; ७, २;  
 ४; ९, २; ७; १०, १; ४; १२, २,  
 २-७; ८; ९; ३, २; ४, २-६;  
 ७; ५, ६; ७; १०; तौ. १, ८, ४;  
 २५, २; २, १, १; ९, १; १४, १;  
 १९, १; ५, १, ६; ७; ७, १२; ८, ३;  
 ६, ५, १; ७, १; ९, २; ८, ६, १; तां.  
 २, ६, २; १०, ३; ३; १२, २; १५,  
 २; ३, २, २; ५, ३; ६, २; ४, २, २; ३,  
 २; ३; ५; ४, ६; ५, ३; ६, १८; ७,  
 १०; ९, २२; ५, १, १०; ३, ५; ४,  
 ५; ५, ४; ६, ८; १५; ७, ११; ६, ७,  
 ९; २४; ७, ४, २; ७; ७, १७; १८;  
 १०, ६; ८, २, ६; ३, ५; ४, १; ९;  
 ५, ७; ८, १३; ९, ५; १५; १६;  
 ९, २, ९; ७, १२; १०, ४, ५; ५,  
 १३; १५; १२, ३; ४; ११, ५, २०;  
 २५; ८, १४; १०, २२; १२, ३, २३;  
 ५, १६; ६, १२; १०, ६; ११, १०;  
 ११; १३, ९, १९; ११, २२; १४,  
 १, १३; ३, २४; ५, २५; ९, १६;  
 २९; ३२; ४०; १०, ९; १२, ५; १६,  
 ३, १३; ३६; ५, ११; ९, १४; १६,  
 १२, १; ७; १५, ६; १७, १, १; १२,  
 १; ३; ४; १३, १८; १८, २, ४; ८;  
 ९; १४; ३; ३; ४; ६, २७; ७, १; ९;  
 १०; १२; १३; १, १०; १९, ११,  
 ६; ११; २०, १, ३; ७, १; ११, ३;  
 १५, १; १६, १; २१, ८, २; ६; २४,

१, ३; २७, १, ३; २, २; ८, २; १०,  
 १७; १२, २; १६, २; जौ. ४; १०;  
 १३; १५; १९; २०; २२; ३२;  
 ४७; ५४; ६२; ६५; ६९; ८१;  
 ८४; ८६; १००; १०३; ११५;  
 ११६; १२९; १३२; १३५; १३६;  
 १३७; १४१; १४३; १४५; १४६;  
 १४७; १५२; १५६; १६४;  
 १६८; १७६; १७७; १९४;  
 १९८; २००; २०६; २०९;  
 २१२; जौ. १, ४, १, १; २; ३;  
 ५; २, ५; ६; ८; ९; १२, ३, २; २, १,  
 १, २; २०; ३, १, ५; ७; ९; ११; २,  
 ५; ३, १; २; ४; ५; ४, १, २; २२; ३,  
 ७; ८; ३, ३, १, ४; ५; ७; ४, २; ४,  
 १, ५; ५, २; ५, १, १०; ३, ५; ९,  
 १; २; ४; ६, १, ५; ४, ५, १, ४; ६,  
 ३, ४; ५; ८, ३, ३; १०; ११; ४, ४;  
 ७; ५, २; ४; ५; प. १, ५; २, २;  
 ३; ३, ७; सं. १; सा. १, १, १५;  
 १६; १७; १८; ४, १४; १५; ३, २,  
 ५; ८, ३; गो. १, २, ४; १५; २२;  
 ३, ८; १०; ४, २-५; ८; १०; २०;  
 २३; ५, २४; २, २, ६; ३, १७; ४,  
 ८; ५, ८; १२; १३; १४; २; ३;  
 ४; १२; -कम्-कम् जौ. १९८;  
 -कयो: ऐ. १, ११; ४, १५; ५,  
 ३१; सा. ३, २, १, १; ७, ४, २,  
 २३; ९, १, २, १७; १२, ८, ३, ६;  
 तौ. १, २, १, १५; ३, ४; ४, ६, ६;  
 ५, २, २; ८, ८, ४; ३, २, १, ३; ८,  
 १५, ३; १७, १; ८, १८, ६; ९, ३, १;  
 तां. १२, ११, २२; १६, १०, ८; १८,  
 १०, ५, १९, १२, ७; २३, १५, ७;  
 जौ. १८७; -कस्य ऐ. १, ८; २,  
 १; १७; ३, १९; ४२; ४, १७;  
 २०; ३०; ३२; ५, १४; २५; ६,  
 ६; ८; २३; २६; ३६; ७, १०; ८,  
 २; शां. १, १; ६, १५; ७, ८; ९;  
 ८, २; ९; ११, ४; १४, १; ३; २०, ४;  
 २१, ४; २२, १; ९; २४, ८; २६,

१६;१७; शांआ. ३,२; शा. २,  
 २, २,९; ३,७,१, २३; ४,२,५,  
 १०; ६,६,२,४; ७,५,१,३; ९,  
 ४,४,१५; ११,५,३,७; १३,१,३,  
 १; २,२,१,५; २,१६; ३,१; ६, १;  
 ८,१; १०,१; १४,७,१, १०; का.  
 १,२,३,८; तै. १, २,३,४; ४,२; ३,  
 ५,१; ७,३; ४, ६,३; ६,३,  
 ७; ७,७,२; ८,४,३; ८,३; २,१,  
 ११,१; ३,१,२, ११; २,१,६,२,  
 ९; ३,१,२; ३,७,४; ५,९; ११; ८,  
 १,२; ६,१; २; ८,३; १६,२; १७,  
 २; ३; १८,३; ४; ६; १९,१;  
 २०,१; २२,१,२; ९,४,३; ६; ६,  
 ४; ५; २०,२; १२,२,९; ३,१,४;  
 ४,७,५,२; ८; तैआ. १, २५,२;  
 ७,४,१,३; १०,६,३,१; तां. २,६,  
 २; १२,३; १५,२; ३,२,२; ५,२;  
 ४,२,३; ३,२,४; ११; ७,१; ४,३,  
 ५,५,३; ६,५; ७,४; ८,५; ६,३,  
 १५; ७,३,२,३; ४,१; ७,१,२; ८,  
 २,६; ५,७; ११, ५, १९; ८, १,४;  
 १०,१६; २,१; २, ३, २, ३;  
 ४,१,४; ५,१६; १३,९, १९; ११,  
 २, २; १४, ३, ९; ५, १७; २५, ९, १६;  
 २, १; १०, ९; १५, ३, १, ३; ५,  
 ११; १८, २, ७; ६, ८; ७, ३; ८, १, ८;  
 १०, १, ०; १०, १, १, ६; २५, १, ३;  
 २, २; जै. १, ०; १, ३, २; १, ५, ६;  
 १, ६; जै. ३, ६, १, ६; ४, ८,  
 ४, ५; ७; ५, ३; ४, ५; आ. १; २,  
 १, ४, १; प. ३, ७; गो. १, १, १, ३;  
 १, ४, २, २, ४; ३, २, ३; १, २, ४, ८;  
 १, ०; २, १, १; ३, १, ७; १, ९; २, ३;  
 ५, ८; १, २; १, ४; ५, १, ५; ६, २; ३;  
 ५, ७, ८; १, ३; १, ६; -का. ऐ. १,  
 ५; ८; २, ५; ३, ०; २, १, ७; ४, ९; १, ६;  
 १, ८; १, ९; २, ५; ५, ३; ७; ६, १, ५;  
 ७, १; ऐआ. १, १, २; २, ३; ४; ३,  
 ८; २, ४, १; ३; ५, १; शां. १, १; ३,  
 ८; ४, १, १, ४; ८, ८; १, १, ६;

१४, ५; १६, १, १; २०, ४; शांआ.  
 २, १, ७; ५, ३; ६, २, ०; १, ३, १; शा.  
 १, २, ४, १, ४; २, ०; ३, २, ४; ५,  
 १, १; १, ३; ४, १, २, २; २, ३; ७, १,  
 १, ७; २, १, ४, १, १; २, ५; ३, ३, ४, ३;  
 ६, १, १, ३; ४, १, ३; ७, १, ६; ४, ५,  
 ३, ६; ६, १, ४; ५, १, ३, १, १; ६, १,  
 २, ३, ५; २, २, ३; २, ८; २, ९; ३, १,  
 १, १; १, ७; १, ८; ३, १; ५; ५, २,  
 १, ७; २, २; ४, १, ३; १, ४; ६, २, १;  
 ७, १, १, ६; १, ७; २, २; ३, १, ०;  
 १, ६; ७, १, १, ३, ४; ३, ५; २, ६; १, ९;  
 ३, १, १, ३; २, १, ३; ४, १, १, ४;  
 २, ५; २, ७; ३, १; २, ८; ३, ०; ५, १,  
 १; २; ९; १, १; २, ७; २, १; ३, २;  
 १, ८; २, ०; ३, १; ३, ४; ३, ५; ८, २, १,  
 १, ७; ३, १, १, ०; २, ७; ४, १, १, २;  
 २, १, ५; ५, २, ९; ३, ६; ६, ३, २, १;  
 ७, १, ७; १, २; २, १; १, ७; ३, १, ९;  
 ४, १, ४; ९, १, १, २, ६; २, ३; १, १;  
 १, ४; ३, ४; २, १, २, ०; २, १; २, ६; ३,  
 १, ३; ४; ४, २, १; ८; ५, १, ५, ८;  
 १, ०, १, २, २; २, ४, ४; ५, १; ८;  
 ६, ७; ४, ५, ३; ५, ४, ३; ६, ५, ८;  
 १, १, १, २, ८; २, २, १; ३, २, ३; ६,  
 १, १; ५, ८, १; ६, ३, १, ०; ८, १, १;  
 २; १, २, १, ३, १, ९; २, २, १; ६;  
 २, १; ३, ९; ३, ४, ७; १, १; ८, १, ९;  
 २, ३, २; १, ३, १, ७, २; ३; २, ८, ४;  
 ४, ४, १, १; ५, ४, २, ६; ६, १, ३, ९;  
 १, १; २, १; १, ४, ३, २, २, ३; ४, २,  
 १, १; २, ४; २, ६; ५, १, १, ९; २, ३; ४,  
 ५; ६; ५, १, ५; ६, ७, १, ७; ९, ९;  
 २, ८; ७, १, २, २; २, १, ४; ३, ६; ७;  
 का. १, १, ४, १, १; २, ३; २, १, १, ०;  
 २, २, २, १, २; तै. १, १, ५, २; ७;  
 ८, १; ६; २, २, १; ४, ६, ७; ५, ६,  
 ६; ६, ३, १; ७, १, ०, ६; २, २, ३, ३;  
 ७, ४, ३; ६, १; ५, ५, २; ७, ९, ५;  
 ८, १, ३; ८, ९; ३, २, ३, ६; ४, ६;  
 ७, २; ३; ३, १, २; ४, ४; ९, २;

७, ६, ९; १, ४, १; २; ८, १, ०, ३; ४;  
 १, ६, ३; १, ७, २; १, ८, ४; २, ०, १; ९,  
 ३, २; ३; ४, २; ६, २; १, ६, ४; १, १,  
 ७, ४; १, ०, २; १, २, ८, २; तैआ.  
 १, २, २, ८; ५, २, ८; ३, ३; ६, १;  
 ९, १; ४; ६, १, ४; ७, ५, २; १, ०,  
 १, ०, १; तां. २, १, ४; २, २; ३, ५;  
 ४, १, ७, ४, १, १; ६, ४; ९, २; ७;  
 ६, २, ३; ७, १, १; ६; ३, ९;  
 २, ०; ७, ७; १, ०, ५; ८, १, ९;  
 १, ०, १, १, ०; १, ०, १; १, २, २, ७;  
 ४, ९; १, ५, १, ०, ९; १, ६, १, १, ४;  
 १, ६, ४; १, ८, ६, ३; १, ९, १, ०, ९;  
 २, ०, ५, ३; १, ४, ५; २, १, २, ७, ४;  
 ७, ७, २; २, ३, १, ७, २; १, ८, ३; २, ४,  
 १, ३; जै. ४; ३, ४; ४, ७; ४, ८; ८, १;  
 ८, ८; १, १, ६; १, ३, ९; १, ६, ९; १, ८, ५;  
 २, ०, ९; जै. १, १, ७, ४; २, ३, २;  
 ३; ६; ५, १, २; ६, १, ५; ७; ७, १, ३;  
 २, ४; १, २, २, ५; ६; ७; ८; ३, १,  
 ४, १, ०, ४, ३, ६; ८; ७. २, १; गो.  
 १, २, ९; १, ६; ४, १, ०; २, ०; २, १, १;  
 २, ८; १, ३; १, ७; ६, २; १, ४; -का.  
 ऐ. १, १, १; २, ३; ४, १, ८; १, ९; ३, ०;  
 ५, ३, १; ६, ८; ९; २, ०; ७, १; ८,  
 २, ४; ऐआ. २, ३, ७; ६, १; शां.  
 ६, १, ०; ७, ९; ८, ९; शांआ. १, ७;  
 ३, २; शा. १, २, ४, १, ८; ६, ३, १, ७;  
 ८, ३, १, ७; २, २, १, १, ८; ४, २,  
 १, ५; ३, १, ४, १; ६, २, २, २; ४, ५,  
 ८, १, १; ६, १, १, ९; ३, १, ९; ३, ७;  
 ६, १, १, २; ७, ३, ४; ७, १, २, २, ३;  
 ४, २, १, ८; ८, ३, ३, ५; १, ०, ३, ३,  
 ८; ४, २, ३, १; ५, २, २, ३; ६, २, १;  
 १, १, २, २, ६; ७, १, ९; १, २, १, १,  
 ७; १, १; २, १; ३; २, २, ५; ४, २, ७;  
 ३, ७, ५, २, १; ६, १, ३, ९; ८, ३,  
 २, १; ९, २, १, २; १, ३, ६, १; १, ०, ८,  
 २, १; ३; १, ४, २, २, ८; ३, २, ६; ५,  
 १, ५; ६, ८, १, ०; ७, २, ८; ८, १, २,  
 १; ९, ४, ४; १, १; का. १, २, ३,

१३; २,२,२,१०; तै. १,२,३,४;  
 ३,६,६; ६,३,७; १०,५; ७,९,६;  
 २,१,३,३; २,७, ४; ३,८,६,५;  
 ८,३; १०,११,१; तैआ. १,६,३,  
 २७,५,९,९,११; ८,८,५; ९,१०,  
 ५; १०,६२,१; तां. २,६,२; १२,  
 २; १५,२; ३,२,२; ५,२; ४,२,३;  
 ३,६; ५,९; ६,२,३; ५,७,९; ६,  
 ७,२,२; २,३; ८,१८; ७,३,२,४; ८,  
 ९,३; ११,५,२,२; ८,१४; ९,६;  
 १०,२,२; १२,३,२,३; ५,१६; ११,  
 २,२; १३,९,१९; ११,२,२; १४,५,  
 २,५; ९, १६; २,९; १०,५; १५,३,  
 १,३; ५,११; १६,६,६; ८,६; १०,  
 ८; १७,१२,४; १९,१२,७; २०,  
 ११,६; २१,१,९; जै. ११; १४;  
 ६,९; ७,८; २००; जैउ. १, ४,२,  
 ४,५; २,३,१,११; २,३; ९; ३,२,  
 ४,६; ५,८; ९; ६,१,२; ४,८,४,४;  
 १०,१,२; २,५; ११, ५,१४; प.  
 १,६; मं. २, ३,४; गो. १,४,७;  
 ९; २,१,८; २,४; ७; ५,१४; ६,  
 २; -कात्-कात् तै. ३, ९,१५,  
 १; -कात् ऐ. १,५; २,३; ३,१८;  
 ४,१६; १८; १९; २०; २,४; ३०;  
 ५,७; १०; ३,२; ६, १५; १८;  
 ३,२; ७,१; १०; ८,१४; १५; १९;  
 ऐआ. १,२,४; २,४,१; शां. १,  
 १; २,२; ३,७; ४,११; १,४; ६,  
 ९; १५; ८,७; ९; १६, ११; २०,  
 १; ४; २,४,१; २,६,३; शांआ. १,  
 ५; २,१७; ४,१५; शा. १, २,१,  
 १,२; ४,७; ११; १,२; १,४; ३, २,५;  
 ५,१३; १५; ७, १, १,२; ८,१,  
 १,९; २,१०; २,१,४, २,५; २,  
 १,१८; ३,२,३; ३,२,१,४; ३,  
 ४,३; ४,४,४; ५; ६; ६; १६; ६,  
 १,१,२; १५; ४,१,३; ७,१,१,४; ४,  
 ५,३,६; ६,१,४; ५,४,२,६; ६,  
 १,२,५; ११; ३,५; २,२,२,८; ३,

३,१५; १६; ५,२, ११; १,४;  
 १६; ३,३; ७, १,२,३; २, १०;  
 ११; १६; २,३; ४; ५; १०; १३-  
 १५; ७,३,१,१,४; १७; २,१,३; ४,  
 १,२,६; ३,१,५,१, २; ३,७; २,२,७;  
 ८,३,४,७; ६,१,१,५; २,३; ७,१,  
 १,२; १,३; २,३; २, १,५; १,३; ३,  
 १०; १,३; ९,१, १,६; १८; ३,२;  
 २,३; २,३, १,७; ४,२,२; १०,  
 १,२,१; २, ५,१,४, २,१,८; ५,३;  
 ५,४,३; ११,१,२, ८; ६,५; २,६;  
 २,२,१; २,४; ३,३; ७,८; ५,८,२;  
 १२,१,३,१,९; ३,४, १,१; ४,१,२;  
 ५,२,१०; ८,२,३,२; ३,३,१; १४,  
 १,२,२,३; २,२,२,२; ३,१, २,५,  
 ४,६; ६,७,१७-१९; ७,३, ७; ८,  
 ५,१; १५,९; का. १, १,४, २,३;  
 २,१,४,१०; २, २,५; ७; ८;  
 १,२; तै. १, २,२,४; ३, ३; ३,५,  
 ४; ७,५; ४,५,४; ७,४, ४; ९,२; २,  
 २,३,४; ४,३; ३,५, ३; ८, ३,८;  
 ३,२,३,६; ७; ७,३; ६; ३,१,२; ७,  
 ६,१,४; ८,१,६,३; १,८,४; ९,४,२;  
 २,१,२; १०,२,१; १,२,५,७; तैआ.  
 १,९,५; २,२,१,२; २,३,९; २,६,१;  
 २; १५,१; ३,१,१,४; १,२,६; ५,३,  
 ८; ६,७; ९,१; ११; १,२,२; ३; ९,  
 १०,५; १०,१,४; १०; १,४; तां.  
 ३,१०,२; ४,१,८; ७, ३,१०; ४,  
 २; ३; ५; १०,७; ८,९,३; २,१; ११,  
 ५,६; १०,१,२; १४,४,७; १५,  
 १०,९; ११,५; १६,८,६; १०,३;  
 ११,४; ९; १,४,४; १७,१,३,१८;  
 १,४,४; १९,१०, ४; ११,८; २०,  
 ८,१; १,४,५; २१, १,९; २,५; ६;  
 २,२,८,३; ४; १,३,२; २,३,४,४; ७,  
 ६; ९,३; २,४,१,२; २,५,१०,१०;  
 जै. १,५; ३,२; ३,४; ३,९; ४,७; ९,०;  
 १०,१; ११,६; १,४,१; १,५,५; १,७,५;  
 १,८,२; २,०; २,१,२; जैउ. १,१,३.

२; २,३,१; ७; ७,१,४; २,४; ३,३,  
 २,१; ४,१,५,५,९,३; सां. ४; गो. १,  
 १,२; ८; १,६; २,२,०; २,२; ३,१; ४,  
 १०; ५,१,४; २,४; २,५; २,१,१; २,  
 ८; ४, १,८; ६, १; २; १०;  
 -कानाम् ऐ. १,२,५; २,१,७; ४,  
 ९; ५,३; ऐआ. १,१,२; ३,८; २,  
 ५, १; ५, ३, २; शां. १०, १;  
 १४,१; २,०,१; शा. ३,१,४,१,५;  
 २,१,३; ७,१,५; १,४; ५,१,२,४;  
 ५; ६,५,२,७; १,२; ३,१; ४,१,४;  
 ७,१,२, २,०; ४,१, ८; ५,१,१; ८,  
 ६,१,१,५; २,१; ९,१,२, ३,६; २,  
 ३,१,८; १०, १,२,२; १२, १,३,  
 १,९; १,३,६,१,३; १,४, ४,३,२,४;  
 ५,४,५; ६,३,१; ७,२, २,४; ३,६;  
 तै. १,३,९,३; २,२,९,५; ३,२,३,  
 २; ४,६; ७,३; ३,४,५; ८, १०,४;  
 २०,५; ९,३,२; ३; ४,५; ८; १६,  
 २; तैआ. १,३,१,४; ५,३,३; तां.  
 ६, ७,१; ३; ७, ३,९; १४, ११,  
 १,९; १,६,१०,३; १,६,२; १,८, २,  
 ७; जै. ७; ३,४; ८,१; जै. ८,४;  
 जैउ. ३, ३,३,७; आ. २, ७,१;  
 २०,७; जैआ. २,३,८; प.२, १,  
 सा. ३,९,५; गो. १, ४, १०; ५,  
 १,६-१,९; २, ४,१,८; -काभ्याम्  
 शां. २,४,३; शा. ६, ७,१, २,६;  
 ७,४,२,२,५; १,४,२,१,४; -काय  
 ऐ. ४, १,६; १,८; ३,२; ५,१,४; शां.  
 १,५,१; २,१, ६; शा. ९, ५,१,  
 ४,६; १,१,५,३,७; १,२,२,३,१,१;  
 ५,२,१,५; ८,१, २,२; ३,५; १,३,८,  
 १,१,७; १,४,४,२,२,९; ७,२,८; तै.  
 १,१,२,५,५,३; २,२,८,१; ३,४,  
 ८,१; ८,१,६,४; ९, ३, १; १,२,२,  
 २-८; ४,२-६; तैआ. ६,२,१,४,  
 २; तां. ६,८,१,५,१,६; २,१,४,३;  
 जै. ९,३; १,५,३; गो. १, ४, १,४;  
 २,२; २,२,८; -के ऐ. १,५; १,१;

† 'देवलोकानाम्' इति H. मुपा. चिन्त्यः ।



२८; २, ३४; ३, १७; २३: २५;  
 ४६; ७, १५; १७; २१; २४; ३०;  
 ५, २२; २६: २८; ३१; ६, ७; ८:  
 २०; २६; ३४; ३६; ७, १०; ८,  
 ११; १४; १९; २०: ऐआ. २,  
 १, ३; ८, ५, १; ६, १; ५, १, १: शां.  
 १, १; २, २; ७, ९; १०; ९, २: १०,  
 ३; ११, ३; १२, ५; १३, ५; ९;  
 १४, २; ३; ४; १५, ५; १६, ५; २३,  
 ५; २५, ७; शांआ. १, ७; २, १७;  
 ३, १; ४, २; ९, २; ११, ३; शा. १,  
 ४, १, २४; ५, ३, १४; ६, ३, ४१;  
 ४, १६; ८, १, ३१; २, ११; ९, २,  
 २९; २, २, २, ७; ३, ३, २-४;  
 ८; ११; ४, २६; ३, ४, ३; ५;  
 २७; ५, १, ७; ८; ६, २, २३; ८, ३,  
 ३७; ४, ३, ४, ५; ५, ८, ११; १६;  
 ६, १, १; ५, २, १, २५; ६, ४, २, ६;  
 ७, २, ६; ३, ३; ८, २, ३; ७, १, १,  
 ६; २२; २, ७; २२; २१; २, १, १०;  
 ३, १, ८; १२; २९; ४६; ५, १, ९;  
 ८, ३, ४, १०; ६, १, १; २; ३; ४;  
 ५; १०; २१; ३, १९; ७, १, १५;  
 ९, १, १, ३७; २, १७; ३, ४, १२; २,  
 ७; ५, १, ४९; १०, ५, ४, ३; ६, २,  
 ११; ११, १, ६, २२; २, ३, १, ५,  
 ३; ७, १९; ३; ५, २, १०; ३, ६;  
 १२, १, १, १; ३, २, २, ४, ३; २, ३,  
 १; ४, १६; ३, ३, ४; १३; ५, ११;  
 ५, २, ९-११; ८, १, १९; २०; २२;  
 २, २; ३, ७; ९, १, १; १७; २, ८;  
 १३, १, ३, ४, २, ६, १३; ७, १२;  
 ८, ५; ११, २; ३, ५, १; २; ५, २, २;  
 ४, २८; ८, १, १, २, १; ३, ३; ४, २;  
 १४, १, २, २४; २, १८; ३, १,  
 २८; ५, १, ११; १२; ६, ८, १०;  
 का. १, २, २, ५, ४, १, २०; तै. १,  
 १, ४, ३, ४, ७; ५, १-३; ८, २; २,  
 १, १५; ३, ३, ४; ७, ८; १०, ५; ८;  
 ९; ४, ९, ५; ५, ९, ७; ६, २, २, ४,  
 २; ७, ५; ८, ३; ७; ९, ४; ७, १, १;

७: ८, ६, ६; ८, ४; ५; २, २, ३, ५;  
 ५, ६; ७, ३; ११, ५; ३, ३, १; ५,  
 ६, ३; ६, ३, ५; ८, ८, २; ५; ३, १,  
 ६, ५; २, ७, १; २; ५; ९, १, ५; ३, ३,  
 ३; ६, ११; ९, १; १०, २; ३; ७,  
 ५, १२; ६, ५; ८; १०; ८, २; ९, ८;  
 ८, १५, ३; २०, ५; ९, ३, ३; ५, ५;  
 ६, ३; १५, १; २; २१, १; १०, ९,  
 १०; १५; ११, २; ३; ११, १, २;  
 ७, ४; १०, १; २; १२, २, ९; ३, ४;  
 ४, ७; तैआ. २, ४, १; १५, १; ५,  
 ४, ९; ७, १२; ९, ३; ११; ६, ७, ३;  
 १०, १, १६; ६३, १; तां. २, १०,  
 २; ४, ३, ५; ६, १९; २४; ७, १०;  
 ५, ५, ५; ७, ९; ६, १०, १७; ९, १,  
 ३१; २, ९; ८, ५; १०; १०, १२, ३;  
 ४; १२, ९, ६; ११, ७; १३, ३, ४;  
 ४, १०; ५, ७; ९, ६; ११, ७; १४,  
 ३, ५; ५, १०; ९, ५; ११, ६; १७,  
 ३, ४; २९; ५, ६; १६, ११, १६;  
 १२, १; १७, १, ४; १३, ७; १२;  
 १५; १८, ७, ७; १०, ५; १९, ३, ५;  
 २०, ४, ७; १६, ७; ८: २१, १, ९;  
 ८, ६; २३, १९, २; जै. ११; १३;  
 १४; ७८; ८१; ८६; ८८; १०२;  
 १०३; ११४; ११८; १३२; १३६;  
 १३७; १४३; १४४; १४५;  
 १४७; १५३; १६८; १८७;  
 २०६; जैउ. २, ३, ३, ४;  
 ५; ४, ३, ६-८; ५, २, २; ३, १,  
 ३, ३-५; ३, १, ५; ७; २, २; ३, ८;  
 १०; ४, ६; ४, ५, ७; ४, ७, २, ९;  
 १८; ८, ४, ३; १०, ४, ९; ष. १, ६;  
 २, ८; ३, ७; मं. २, ६, ११; सा.  
 १, १, १२; आ. १; गो. १, २, ४;  
 ३, १२; १८; ४, १; ८; १०; १२;  
 २३; ५, १२; १३; १४; २, १, ७;  
 ११; २, १, ४; ३, ७; १७; २१, ४,  
 ७; ८; ९; ५, ८; ६, १२; १४; १६;  
 -केड-के शा. १३, ३, ५, १; तै.  
 ३, ९, १५, १; -केन ऐ. ५, २, ४;

ऐआ. ३, १, १; २; ५; ६; शांआ.  
 ६, ८; १६; ७, २; ४-८; १२-१४;  
 १५; १६-२३; शा. ११, २, ७,  
 १९; १२, १, १, २; ८, २, ८-१०;  
 तैआ. ७, ३, ४; गो. १, १, १३;  
 १४; ३, २; ३, ४, २; -केभ्य: ऐ.  
 १, २३; ४, ४; ६; ५, ११; शां.  
 ३, २; ७, २; १०; ८, ८; १२,  
 २; शांआ. ५, ८; शा. १, ७, १,  
 १७; ३, ६, ४, १३; ७, १, १४; ६,  
 ३, १, ३६; ३७; ३, १; ५, ३, ३;  
 ७, ३, १४; १६; ७, ४, १, १४; ५,  
 २, ३१; ८, ३, ३, ५; ७, २, १; ९, १,  
 १, २, ३; २, ११; २, १, २१; १२, १,  
 २, २; १४, ६, ७, १७; तै. १, ४,  
 ६, ७; २, २, ४, ६; ७; ६, १; ३, ५,  
 २; ३, ३, ६, ३; ९, ३; ११, ४, ४,  
 ८, १; ८, ७, ३; ९, ६; २; १६, ३;  
 तैआ. ५, २, ८; ६, १; ९, १; ४;  
 तां. ७, १, ६; ७; ८, ३, १; २; ९, ३;  
 ९, २, ११; १२; १०, १२, २; ११,  
 ५, १०; ८, ११; १२; १३, ५, १३;  
 १६, २, २; ३; २०, ६, १; २३,  
 १७, २; जै. ६९; ष ३, ८; गो.  
 १, ४, ८; २, २, ७; ५, २; ६, ११;  
 -केषु ऐ. १, १४; २३; २४; २, ६;  
 ३६; ३, ४, ६; ४, १६; १९; ५, ११;  
 ७, १; ८, ९; १०; ऐआ. १, २, ३;  
 २, ३, ७; शां. १, २; ७, ४; ८, ८;  
 ११, १; १४, ३; २१, ६; २४, ८;  
 शा. २, २, १, १४; ३, २, १, ३; ४,  
 ४, ३; ५, ४, २, ६, १, १२; १५; ९,  
 ४, १२; ५, १, ३, ११; ४, ५, १४;  
 ६, १, २, ५, २, ३, ८; ३, १, १७; ३,  
 ५; ५, २, ६; ७, ३, १, १३; १४;  
 १७; ४, १, २७; २८; ५, २, १;  
 १८; २०; ३४; ३५; ८, ३, ३, ५;  
 ४, १, ९; ६, ३, २१; ७, २, १; ४,  
 २; ३; ४; ५; ९, २, १, २; ३, ४, ४;  
 ४, २, १; २; ८; १०, २, ५, ८; ६,  
 ८; ४, २, २६; २९; ११, २, २, ४;

३, १; १२, ३, ४, ११; ४, १, ३; ८,  
३, २०; २६; ९, २, १२; १३, १, ७,  
२; ३, ५, १; ६, २, १; १४, १, ४,  
१०; ४, १, १; ६, ७, १७; ८, १५,  
१; का. १, २, १, ९; तै. १, १, ५,  
२; ७; ८, ६; २, १, २, ३; २, १; ४, १;  
५, ६, ७; ६, ३, १; ७, १०, ६; २, २,  
९, ५; ३, १, ४, १३; ५, १; ९, १५,  
१; १६, ४; ११, १०, २; तैआ. ५,  
८, ३; ९, २; तां. ४, १, ८; ४, ११;  
९, २; ७, ५, ५, ६; ८; २०; ७, ९; ६,  
२, ४; ७, ३, २०; ७, ७; ८, ३, १; ९,  
२; ९, २, ११; १०, १, ३; १६, ८,  
३; १६, ४; १७, १३, १८; १९,  
१०, ९; २०, १४, ५; १५, १; १६,  
६; २२, ८, ३; १३, २; २३, ४, ४;  
७, ६; ९, ३; १४, ६; १८, २, ३; २५,  
१५, २; १६, २; जै. १५; ४७;  
८१; ८८; १३९; १५५; जैउ. १,  
१, ७, २; ५, १, २; १०, १, ११; ५,  
२, ३; ९, २; गो. १, १, ३; ४; १५:  
३९; २, २४; ३, १; २२; २, २, १३;  
४, ११; ५, ७; ६, २; ११; १२;  
-कै: ऐ. ४, १८; शां. ११, १;  
श. १, २, ४, ११-१४; २०; ६, ७,  
१, २२; १२, ८, १, ९; १३, २, ८,  
४; १४, ४, १, २४; का. २, २, २,  
७; ८; १२; तै. २, ७, ९, ५; तां.  
७, १, १; जै. १५५; जैउ. १, १,  
७, ५; ३, २, ५; -कौ ऐ. ४, २७:  
६, ७; ८, २; ऐआ. १, २, ३; शां.  
२, १; श. ३, २, १, २; ४, ६, ७,  
१४-१७; ६, ७, १, २६; ७, १, २,  
२३; ३, १, १; २७; ४, २, २२;  
२३; २५; २, २, ३, १४; ११, ५,  
३, ६; १२, ७, ३, ७; १३, २, ४, १;  
१४, २, १, ४; ७, १, ७; तै. १, २, १,  
१५; ४, १; ३, १, २, ५; ९, २, १;  
तैआ. ६, १, २; १२, १; तां. ७, ९,  
५; १०, १; जै. ३८; १६८; १६९;  
२००; जैउ. १, ६, १, ३:

गो. २, ५, १३.  
लोक-काम- -मा: श. ४, ६, ९,  
२३; तां. ८, २, ६; -माय तां. ८,  
२, ५.  
लोक-कृत्- -कृत् तै. १, २, १, २०;  
२, ५, ८, २; ७; ३, ७, ७, १०; तैआ.  
६, १, ४; -कृतौ तै. ३, ३,  
७, ७.  
लोक-जित्- -जित् श. १४, ४, १,  
३३; जैउ. ३, ५, १, १०; गो. १, ५,  
२४; २५.  
लोक-धारि(न्→)गी- -गी तैआ.  
१०, १, ८.  
लोक-पक्ति- -क्ति, -क्तिम् श.  
११, ५, ७, १.  
लोक-पाल- -ल: शांआ. ५, ८;  
श. १४, ७, २, २४; तैआ. १०, १४,  
१; -ला: ऐआ. २, ४, ३; -लान्  
ऐआ. २, ४, १.  
लोक-भाज- -भाज: श. ७, २, १,  
८; -भाजम् श. ७, ५, १, २८.  
लोक-मु(य→)यी- -य्याम् श.  
८, ५, २, ९.  
लोकम्पूणा(-कम्पूण)- -णया  
श. ६, २, ३, ६; ८, ७, २, ८; ११;  
९, १, २, १९; ४, ३, ४; ५;  
तैआ. १, २५, ३; -णा श. ६, २,  
३, ६; ८, ५, ४, ८; ७, २, १; २;  
६; ७; ८; ११; १४; ९, ४, ३, ५;  
१०, ५, २, ८; १५; ४, १; २; ३; ४;  
५; ८; १०; १२; १३; १७; -णा:  
श. ६, १, २, २५; ८, ७, २, १०;  
९, १, २, १९; १०, ४, २, १८;  
३, ५; ८; २०; तै. ३, १२, ५, ५;  
-णाम् श. ७, १, १, ३३; ८, ५,  
४, ८; ११; ७, २, १; २; १०, ५,  
४, १; ५; ८; १०; १२;  
१३; १८; -णाभि: श. १०, ४,  
३, १२; -णाया: श. ६, २, ३, ६;  
-णायै श. १०, ५, ४, १५; -णे  
श. ८, १, ४, १०; २, ४, २०; ३, ४,

१५; ४, ४, १२; १०, ५, २, ८.  
लोकम्पूणा(न्त→)न्ता- -न्ता:  
श. ८, ५, ४, ८; ११.  
लोक-विद्(√१विद्)- -वित् श.  
१४, ६, ७, ४; जै. ४७; ५७.  
लोक-विन्दु- -न्दु तां. ११, ५,  
२५.  
लोक-सनि- -नि श. १२, ८, १,  
२३; तै. २, ६, ३, ५.  
लोका(-कडअ-)धिपति- -ति:  
शांआ. ५, ८.  
लोका(-कडअ-)नुश्लोक- -कानि  
जैवा. १, ४४०.  
लोका(-कडअ-)लोक- -कौ ऐआ.  
२, ३, २.  
लोके(-कडई-)श- -श: शांआ.  
५, ८.  
लोके(-कडई-)श्वर- -र: श. १४,  
७, २, २४.  
लोके(-कडए-)पणा- -णा श. १४,  
६, ४, १; ७, २, २६; -णाया: श.  
१४, ६, ४, १; ७, २, २६.  
लोकिन्- -की श. ११, ८, ४, ५.  
लोक्यक्या- -क्यम् ऐ. २, ९; श.  
२, २, ३, ५; ९, ५, २, १६; १०, ५,  
२, १२; ११, ३, ३, ७; १४, ४, ३,  
२६; का. १, २, ३, ४; -क्या श.  
१०, २, ६, ७.  
लोक्यु-ता- -तायै श. १०, ३,  
२, १३.  
लोग- -म् शां. ९, ४.  
लोगे(-गडइ-)ष्टका- -का: श. ७, ३,  
१, १३; १६; २७; ४७; ८, ३, १,  
११; ९, ५, १, ३६; १०, ४, ३, १४;  
५, ५, १०; -काभि: श. ७, ३,  
१, १६.  
लोपा(-पडअ-)तिहार-परोक्ष-समापा-  
द्य- -द्या: सं. २.  
लोम- -मेपु गो. १, २, २२.  
लोमन्- -म शांआ. ५, १; श. ५,  
१, ३, ९; २, ५, ८; ६, १, २, १७;

५, १, ४; ७, ३, २, १; ५, २, ४३; ८, १, ४, ५: १०, १, ३, ४; २, ३, ५; ४, १, १७; ५, ४, १२; तै. १, २, ६, ३; ३, १०, ७; २, ३, ६, २; ७, २: ६, ४, ५; ६; तां. ४, ९, २१; ५, १, ३; ४; ६, ११; १३, ११, ११; १४, ६, ६; २०, १४, ५; जै. १६२; जै. १, १२, २, ६; ४, ३; -मन्त्र-मन्त्र तै. ३, ९, २३, १; -मनी तै. ३, ९, २२, १; २३, १; आ. १, ५८२; -मभिः श. १२, ७, ३, २०; तै. ५, २, १३; प. २, ८; -मभ्यः ऐ. १, ३, ८; २, ४, १; शां. ६, २०; श. १, ४, ३, १०; १२, ७, १, ९; जै. १५०; गो. १, १, १२; -मसु श. ९, १, १, १०; तै. ३, १०, ८, ७; जै. ४, ७, २, १; -मानि ऐ. २, ११; १४; ६, २९; ऐ. २, १, ६; ४, १; २; शां. १, ४; श. १, १, ४, २; २, ३, ८; ३, १, ७; २, ६, ३, १७; ३, ५, ४, २०; ६, २, २, २; ४, १, ६; ७, १, ६; ७; ७, ४, २, ११; १२; ५, २, ४३; ९, १, १, १०; ३, ४, १०; १०, १, ४, १०; २, १, ९; १०; ११; ६, ४, १; १२, ७, २, ८; ८, ३, ३; ३१; ९, १, २; ५; ६; १३, २, ६, ८; १४, १, २, २; ६, २, १३; ९, ३०; ९, १, १६; ४, ३; का. २, १, ३, ८; २, १, २१; ४, ५; तै. १, २, ६, ५; ८, ५, २; २, ६, ४, १; ५, ८; ३, ३, १, ४; ९, ४, ४; १०, ८, ८; तै. १०, ६४, १; तां. २४, १८, ३; जै. १, १५, ३, ४; प. २, ७; ८; ४, ७; सा. १, १, १०; गो. १, १, ४; ३, ७; ९; १६; ५, ३; २, ६, ८; -मा जै. ९३; प. २, १.

लोम-गर्त- तां: श. १०, ४, ४,

२; १२, ३, २, ५; -तैभ्यः श. १०, ४, ४, २.  
लोम-तसु(ः) श. ६, ४, १, ६; ७, १, ६; ७, २, १; ९, ३, ४, १०; १२, ८, ३, ३; १४, १, २, २; तै. ५, २, १२.  
लोम-वत्- वत् श. १०, १, ४, ११.  
लोम-श,शा- -शः जै. १६१; -शःऽइव, -शम् तां. ५, ३, ३; -शाः श. ११, ४, १, ६; १४; गो. १, ३, ७; ९; -शानिऽइव जै. १, १२, ४, ३; -शाम् तै. ७, ४, २; -शेन ऐ. ३, २, ५; -शौ तै. १, ६, ४, ४; जै. १५१.  
लोमशु-सक्य- -क्यौ श. १३, २, २, ८; तै. ३, ८, २३, ३.  
लोष्ट(लोष्ट्)- -ष्टः श. १४, ४, १, ८; जै. १, १, ७, ६; १८, ५, ७; ८; २, २, १, १२; १३; गो. १, २, २, ३; -ष्टम् श. ३, २, २, २०; २१; १३, ८, ४, १२; -ष्टैः श. ४, १, ५, २; ५.  
लोह- -हः श. २, ६, ४, ५; ६; ७; का. १, ६, ४, ६-८; -हम् शां. ११, ७; श. १३, २, २, १८; गो. १, १, १४; -हम्ऽइव शां. ११, ८; -हेन गो. १, १, १४.  
लोह-स्य- -स्यः श. १४, २, २, ५४; -याः श. १३, २, २, १६; १८; -येन जै. ४, १, १, ४.  
लोहमयी- -स्यः श. १३, २, १०, ३.  
लोहा(-ह्ऽअ-)यसु- -सम् श. ५, ४, १, १; २; जै. ३, ४, ३, ३; -सेन जै. ३, ४, ३, ३.  
लोहायस- -म् तै. ३, १२, ६, ५.  
लोहित- -तः श. ५, ३, १, ११; ५, ४, १; ६, ६, २, ११; तै. १, ६,

१; प. ३, ८; -तःऽइव श. २, ६, ४, ५; का. १, ६, ४, ६-८; -तम् ऐ. २, १४; ऐ. २, ३, ३; ७; ३, २, १; ५, ३, ३; शां. ३, ५; १०, ३; शां. ८, १; श. ३, १, २, १६; ८, २, १४; ११, ८, ४, ६; १२, ४, २, १; ९, १, २; १३, ३, ४, २; १४, ६, २, १३; ७, २, १२; तै. ३, २, ९, २; ९, ११, २; ३; तां. ४, ९, २१; -तम्ऽइव श. १३, ४, ४, १०; -तस्य शां. ६, १९; श. १४, ७, १, २०; -ताःऽइव श. ५, ४, १, २; -तात् श. १२, ७, १, ८; -तेन श. ११, ४, ४, ६; तै. ३, २, १, १; ४, ८, ३; ५, ७, ४; मं. १, ८, ७. =रोहित- गद्र.  
लोहिनी- -नी ऐ. ३, ३; ऐ. ३, २, ४; शां. ८, ७; तां. ६, ६, ८; तै. १, ४, २; -नीऽइव श. ३, ५, ४, २३; -न्यः श. १४, ५, २, ३.  
लोहित-तूल- -लानि तां. ९, ५, ७.  
लोहित-पिण्ड- -ण्डः श. १४, ६, ११, ३.  
लोहित-पुष्प- -ष्पाणि श. ४, ५, १०, २.  
लोहित-मिश्र- -श्रः श. १२, ७, ३, ४.  
लोहित-रस- -सः श. १३, ४, ४, १०.  
लोहित-वासस्- -ससः प. ३, ८.  
लोहित-शुकृ(ण्य-→)ण्य- -म् तै. १०, १०, १.  
लोहित-सारङ्ग- -ङ्गः श. ३, ३, ४, २३.  
लोहित-स्तोक- -कः जै. ३, २, ४, २.

† 'लोमऽइव' इति पाठान्तरम् । ‡ '-ष्ट-' इति मुपा. ? । ॥ टच्प्रत्ययान्ते दासीभारादित्वात् (पा. ६, २, ४२) पूर्वपदप्रकृतिस्वरत्वे सिद्धं रूपमित्याह भा. । तु. लोहितायस- ।

लोहिताक्ष(न्तऽअक्षि)- -क्षः श. १४,९,४,१५; तैआ. ४,४२,५. लोहिताद्(न्त√अद्)- -दाच् मं. २,५,४. √लोहिताय,लोहितायति जैउ. १,३,२,४. लोहितायत्- -यन् जैउ. ४,५,१, १; ७, २, १०; -यन्ऽइव शां. ७,४. लोहिता(न्तऽअ-)-यस्रां- -सम् तै. १,७,८,२; -सेन तै. १, ५, ६, ५:६. लोहितो(न्तऽउ-)-ष्णीय- -याः प. ३,८. लोहित-क- -म् जै. १५०. लोहिति- -म् शां. १८,४. लोहिनीका- -काऽइव तै. २, १, १०,२. लौक्य(←लोक)- -म् गो. १,२,५. लौश(←लुश)- -शम् आ. १, ४१८; ४२४; जैआ.१,४१८;४२३; -शो आ. १, २३७; ५५७; जैआ. १, २३७. लौहिक्यां- -क्यः शांआ. ७,२३. लौहित्य- -त्यः <sup>१३</sup> , -स्याय <sup>१४</sup> जैउ. ३, ७,५,१. -०:०-	२५: -शेन शां. ११,४; गो. २, ३,११. वंश-नर्तिन्- -र्तिन्म् तै. ३, ४, १७,१. वंश-पुत्र- -म् शां. ३०,३. वंश-मय- -यौ सा. ३,४,६. √वंह,वंहयन्ते तां. २३,१६,५. वृकल- -लम् तै. ३, ७, ४,२; -लाः शां. १०,२. वृकार-मात्रा- -त्रया गो. १, १,२०. वृक्तव्य-,वृक्तुम्,वृक्तृ-,वृक्तोस् √वच् द्र. वृक्-क्रा(√वृक्)- -क्रस्य श. ११,७, ३, २; -क्रा जै. १६५; -क्राणि श. १०,२,१,१०;११; -क्रेग जै. १३०; -क्रौ श. १०,२,१,७. वृक्त-तुण्ड- -ण्डाय तैआ. १०, १,५. वृक्ति(त→)ता- -ताः जै. १४३. वृक्रिय- -याम् तैआ. १,१०,४०. वृद्धि- -द्धयः ऐ. २,६; शां.१०,४ <sup>३</sup> ; तै.३,६,६,३; -द्धिम्॥ जैआ.१, ५७; -द्धीणाम् श. १३,५,१,१८. वृक्षण(√वृह)- -णाः तै. २,५,४,२. वृक्षस्(√वृक्ष)- -क्षः ऐ. २,६; ७,१; श. ३,८, ३,२५; तै. ३,६,६,२; गो.१,३,१८; -क्षःसु तै.२,८,५, ६; -क्षसः श. ३,८,३,१७. वृक्षयत्- √वच् द्र. वृगु(√वृच्)- -गुना श. ४, ५, ३, ९; तै. २,७, १६,४; ३,७,९,१; तां. १, २,५; -गुन्म् तै. ३, ७, १२,३; तैआ. २,४,१. वृङ्क्षण- -ङ्क्षणाभ्याम् मं. २,५,४. वृङ्ग- -ङ्गाः ऐआ. २,१,१. √वृच्(←√वृ),ऊचे शांआ. १, ६; उवाच ऐ. ३,२२;४८;४,२७;५, २९ <sup>३</sup> ; ३०; ३३; ६, १; २४; ३० <sup>५</sup> , ३३; ३४ <sup>३</sup> ; ७, १४ <sup>३</sup> ;	१५ <sup>३</sup> ; १६ <sup>६</sup> ; १७ <sup>११</sup> ; १८; २७ <sup>३</sup> ; २८; ३०; ३४; ८, २३; ३३ <sup>५</sup> ; ऐआ. २,२,३ <sup>६</sup> ; ५,१; शां. १,१; २,९ <sup>५</sup> ; ७,४ <sup>३</sup> ;६; १५,२; २६,५; २९,१; ३०, ५ <sup>३</sup> ; शाआ. १,६ <sup>३</sup> ; ३,१ <sup>३</sup> ;२; ५,१ <sup>५</sup> ;२ <sup>३</sup> ; ६, १; २ <sup>३</sup> - १८ <sup>३</sup> ;१९ <sup>६</sup> ; २,२; ७ <sup>३</sup> ; श. ८,१, ४,१०; १०,३,४,५; १३, १,३, २; १४,६, ३,२; उवाच श. १, १,१,९; २,४,१०: ११;५, २५; २६; ३,१,२१; २६; ३,१३;१४; ४,१,१७ <sup>३</sup> ; १८ <sup>३</sup> ; ५,९; १२; ६, १,६;७; ३,१७;२०; २१;२६;७, ३,२८;८,१,३;६; ८;९; २,१,२, १५;१६;४,६; २,२,२०; ४,१६; १७; ३,१,२१; ३४; ३,२;४,३, १;२;५,१,२; ६,१, २५; ३,१७; ४,२-४; ३,१,१,४;२,२१; ३,५; २,१, १९-२१; ३,५;५,१, १७; २२ <sup>३</sup> ; ६,२,३; ४ <sup>३</sup> ;५ <sup>३</sup> ; ६ <sup>३</sup> ;७;८ <sup>३</sup> ; ८,३, २८:२९; ९,४,२४; ४,१, ३,४ <sup>३</sup> ; ७ <sup>३</sup> ;१२; १४ <sup>३</sup> ; १६;४,८; ५,४;५;७;९; १० <sup>३</sup> ;११ <sup>३</sup> ; १८;२, १,७;३,२,८; ९;३,९; ४,१,१७; ५,८,१४; ६,१,७; ९;१०; ६,५; ७,१; ५,२,४,१२; ५,५,२ <sup>३</sup> ; ३; ४;६,२,३,३;४;६; ७,३,२, १४; १५; ८,१,४,१०; ९,५,१, ६५; २,१६; १०,१,४, ११;३,३,१ <sup>३</sup> - ४ <sup>३</sup> ;५;६; ४,१ <sup>३</sup> ;२ <sup>३</sup> ;४; ५ <sup>३</sup> ;४,१, ११; ३,६;८; ५, ५,१;६; ८;९; ६,१,३ <sup>३</sup> ;४ <sup>३</sup> -९ <sup>३</sup> ;१०;११ <sup>३</sup> ; ११, ३, १,४ <sup>३</sup> ; ४,१, ३; ९ <sup>३</sup> ; १०;२, १७-१९;२० <sup>३</sup> ; ३,२; ४; २०;५, १,१;३ <sup>३</sup> ; ५-७;८ <sup>३</sup> ; ९;११;१२ <sup>३</sup> ; ३,२; ५;७; ८ <sup>३</sup> -१२ <sup>३</sup> ; १३ <sup>३</sup> ; ५, १०;८,६;६,१,२; ३ <sup>३</sup> -७ <sup>३</sup> ;८; २, १-३;४ <sup>३</sup> ;५ <sup>३</sup> ; ३,१; २ <sup>३</sup> ; ३ <sup>३</sup> ;४ <sup>३</sup> ; ५;११;८,३,५ <sup>३</sup> ;४, २-४;५ <sup>३</sup> ;६;
---	--	---

## व

वंश- -शः ऐआ. ३, १, ४<sup>३</sup>; २, १<sup>३</sup>;  
शांआ.७,९<sup>३</sup>;१०<sup>३</sup>;८,१;९;श.१०,  
६,५,९;१४,५,५,२०; ७,३,२६;  
९,४,३०; -शम् ऐआ ३,१,४<sup>५</sup>;  
शां. २४,७; शांआ. २,१०<sup>५</sup>; ७,  
९<sup>५</sup>; श. ९, १,२,३,१; १४,९,३,  
१४; तै. १, २, ३, १; वं. ३;  
-शम्ऽइव शां. २४, ७; -शस्य  
वं. ३; -शाः ऐआ. ३, २, १;  
शांआ. ८,१; -शो श. ९, १, २,

† 'अनोऽश्मायस्' इति टच्प्रत्ययः । लोहायस- टि. द्र. । ‡ 'लौहित्य-' इति स्यात् Kt. टि. । तु. लौहित्य-  
अद्र. । † वृक्+यत् विकारान्तरं छान्दसमिति भा. । पक्षान्तरे 'अवक्रियाम्' इत्येकपदमप्याह । ‡ 'वीद्धम्' आ. पाठः ।

१२, २, १, ९; २, १४-२२; २३: ३, ४, १; २; ३; ४, १, १०. ११; ६, १, ३९; ४०; ४१; ८, २, ४: ९, ३, २; ४-६; ७; ८; १३; १३. १, ३, ४; ४, २, ३; ४; ५, ३, ६; ९: १४, १, १, २, २; २, ५; ३, ३: ४, १, २; ४, १, २, ६; ५, १, १-१४; १५-१७; ४, १, २; ३-५; १२-१४; १. १६-१९; ६, १, २-१२; २, १: १०-१४; ३, १; २: ४, १; ५, १; ६; १; ७; १; ८, १-८; १२; ९, १; २; ३; १, १-२०; २, ६; २, ९; १०, १; ३; ४; ६; ७; ९; १०; १२; १३; १५; १६; १८: १९; ११, १; २; ३; ५, १, २-६; ३, १; २, १०; ३०: ३, २; ३; ४-६; १३-१५; ८, २. २-४; १३, ३; १५, ११; ९, १, १; २; ३; ४; ५; ६; ८; ९; १०; ११: २, ८-१२; १४; ३, १५-२०; का. १, १, २, १०; ४, ५; २, २, १६; ४, १२; १३; ३, १, ४; १३; २२; २३; २, १; ३, १-३; ४, ३, २; ६, १, १६; २२; ३, १०; ४, ३-५; २, १, १, ६; ७; २, २, ७; ३, २२; २३. ताँ. २, ३, १०, १; ३; ३, २, ९, १५; ८, ६, ३; ५; १०, ९, ३; ४; ५; १२: १३; १५; ११, ३; ४; ५; ११, ८, १; २; ४; ५; ताँआ. ९, १, १: २, १; ३, १; ४, १; ५, १; ताँ. १०, ५, ७; १२, १३, ११; १३, ४, ११: १४, १, १, २; जै. ६; ४०; ४४; ४९; ५३; ६१; ८१; ८६; ८७; ९०; ९२; ९५; १००; १०२; १०५; १११; ११५; १२७; १२५; १२९; १३०; १३३; १३५; १३६; १३७; १३८; १४०; १४३; १४७; १५१; १५२; १५३; १५६; १५७; १६३; १६४; १६५. १६८; १६९; १७३; १८०: १८१; १८६; १९२; १९३; १९८; १९९; २०३; २०४;

२०५; २०९; जै. १, १, ५, ४: ६, २; ३; १२, ४, ३; ५; ६; ५, १; २; १४, १, १; २, ९; १८. ४, ३; १०-१२; १३; १४; २, १, २, ८; ३, १, ३; ५-११: २, १: ४: ३, १०: ३, १, २, ३; २, २, ८; ३, ३; ४; ५-९; ४. ९; ५, १: ३; ३, ३, ६; ४, १, १; २; २, ५; ५, ९, ५: ६, १, ४; ५-७; २, १-५; ३, ४; ६: ७; ४, २, १, ११; ६, १, ५-९; २, ३; ४; ५-७; ३, १; ३; ४; ८; ८, ४, ८; १. २; ९, १, १: १०, ३, १, २; ४, १; प. १, १; ६; ५; ६; ७, १; गो. १, १, २, ३; २, ९; ३०; ३१; ३२; २, ५; ३; १०: १७; २, १८; ३, ८; १२; २०; २१; ४, २, ४; ५, २; १०; ११; २, २, १०; १३; ४, ११; ६, ९; १३; १४; ऊचतु: श. १४, ६, २, १४; ऊचतु: श. १, १, ४, १५; १६; ६, ३, १४; १९; ८, १, ८; ३, ६, २, ३; ४, १, ५, ९-१२; १४-१६; १४, १, १, २, १; २३; ६, २, १४; का. २, १, ३, १७; १८; जै. ४४; १३३; १७६; १८६; २०३: २०४; गो. १, २, ५; २, २, ६; ऊचतु: शां. १, १; ६, १३; १२, ३; १५, २; २८, ४; २९, १; ३०, ५; ६; शांआ. ९, ७; श. १, २, ३, ३; ४; ५, २; ४; ९; १८; २५; २, ३, १५; ५, ३, २१; ४, ६; ६, १, ५; २, १; ३; ४; ३, १८; ७, ३, ९; १८; ४, ३; ५-८; २, १, १, ९; २, १७; १९; २, २, १०-१३; २०; ४, ११; १३; १६; २, १, ३, ९; ४, ३, ३; ४; ८; ४, ४; ५. १, १, २; ६, ४, २-४: ३, १, ३, ४; ४, ३; २, १, २०; २१; २, २, २८; ३, २-४; ४, ३; ४, २, ४; ५; ८; ३, ७; १५; ५, १, १३; १४; १५; ६, १, १०; २, १८; ७, १, २७; ३, ४; ९, २, १९; २०; ४, ६, १५; २२; १, १, ६; २, ७: ३,

२; ५, ५; १४; २, १, ६; ३, ३, ७; ८; ५, २-४; ५; ७; ६, ६, १-४; ७, १, ६; ७, १, १, ३; २, ४, ७; ६, ६, ३, ३; ८, ४, १, ४; ९, ५, १-६; १०, ४, ३, ७; ९; ६, १, २; ३; ११, ४, १, ३; ५, १, ५; ११; १३-१६; ५, १; ३; ७; १०; ९, ५; ६, १, ३; ४; ५; ६; २, ५; ३, २; ३; ८, ३, ५; ४, १, ५; १२, २, ३, ९; ३, ३, ५; ९, ३, ७; १४, १, १, ४; ८; ४, १, २-९; ८, २, ३-४; ९, २, ८-१३; का. १, १, १, ७; २, ११; १२: २, २, ७; ८; १५; ४, ९; १०; १२; ३, १, २८; २, ३; ४; ८; ४, २; ४, ३, १०; ६, ४, ३; ४; ५; २, २, १, १७; १८; २, ६; ३, २; ३, ४; ८; १७, २, ३; ताँ. १, ५, ९, १: ४; ३, १०, ९, ९; १२, ९, २; जै. ६; ८; ९; २; ९; १०; १३; १६; १३७; १४०; १५१; १५७; १६८; १७६; १८०; १८६; १९२; १९९; जै. १, १, ४, २: २, ३, २, ६; ३, २, २, ७; ५, २; ७, ३, १, २; ८, १, ८; ११; २, ४; ८; १२; १६; ४, ७; प. १, ४; गो. १, २, १८; २४; ३, ६; २०; २, २, ६; ४, १, २; ६, १४; ऊचिपे श. ७, १, १, २, ४; वक्तव्यम: ऐ. ५, २, ९; शां. २, ९; वक्ष्यति ऐ. ३, ४, ९; श. २, २, ४, १६; ११, ८, ४, २; वक्ष्यति श. १०, ३, ४, ३; १४, ५, १, १५; गो. १, १, ३, १; वक्ष्यति श. ११, ८, ४, ४; वक्ष्यामि श. ११, ८, ४, ५; वक्ष्यामि श. ४, १, ५, १०; ११; १०, ६, १, १०; १२, ३, ४, २; १४, ६, ११, १; ७, ३, ५; ९, १, ११; ताँ. १५, ५, २, ४; जै. १०५; १५२; १७०; जै. ४, ८, ५, २; गो. १, ३, १, ४; ५, ११; २, २, १, ३; वक्ष्याव: श. ४, १, ५, १५; वक्ष्याम: ऐ. ७, १; ताँआ.

१, ३, ३; वोचिः श. ४, ५, ८, १०; गो. १, २, ११; वोचे जं. १७७; वोचेम श. २, ३, ४, १०; का. १, ४, १, ८; तैआ. १०, १७, १; अवोचत् ऐ. ७, १५; श. १४, ५, ५, १६-१९; तैआ. ७, ७, १; तां. १२, ११, ११; जं. ९२; १३८; १६०; १७७; जैड. ३, २, ४, १०; ५, १. ५; १३; २, ७; ८, ५; १४; प. १, ४; गो. १, १, ३१; ३२; अवोचताम् श. ४, १, ५, १०; जै. ४४; १८६; अवोचन् तै. २, २, १०, १; गो १, २, १०; २, ६, १४; वोचः श ११, ८, ४, ५; तां. १२, ११, १०; जं. १५९; अवोचः ऐ. ३, २१; श. १४, ९, १, ५; तां. १, १, १; जं. १८६; अवोचथाः ऐ. ३, २१; जं. ५३; अवोचतम् जै. ४४; अवोचत् ऐआ. २, २, २; वोचत शां. २८, ६; श. १४, ६, ९, ३४; जै. १६८; अवोचम् ऐआ. ३, २, २; ३; शांआ. १, ६; अवोचम्॥ श. १४, ९, १, ६; जै. १३८; १६८; गो. १, १, ३२; अवोचावहि तां. ७, २, २; अवोचाम ऐ. ३, २२; ऐआ. ३, २, २; ३; ४; शां. १३, ४; शांआ. ८, २; ३; ६; श. २, ३, ४, १६; का. १, ४, १, १३; अवोचाम श. २, ६, २, ५; का. १, ६, ३, ५; अवक्ष्यत् जैड. १, १२, ४, ६; अवक्ष्यः श. ११, ५, ३, १३; गो. १, ३, १४. उच्यते ऐ. २, ३२; श. ४, १, ११; ६, २, १; तै. ३, १२, ६, ४; उच्यते तै. २, १, २, ६; ८, ८, १२; ३, ८, १०, ३; १२, ९, १; तैआ. १, १२, १; ८, २, १; ३, १; ७, १; तां. ७, ४, ५; ९, १, ३६; दै. २,

२-४; ३, २१; गो. १, १, ७; २३; ५, २५; उच्येते तैआ. ३, १२, ५; उच्यन्ते श. ६, २, १, १९; ७, ३, १, ३६; १४, ६, ९, १; उच्यन्ते तै. २, ३, १, १; ३; उच्यते तां. ९, १, ३६; वच्यस्व गो. २, ६, १२; उच्येत शां. २६, ३; अवाचि शां. १४, ३; २६, १५. वाचयति ऐ. ८, ६; ८; ऐआ. ५, ३, २; शां. ३, ९; ७, ३; श. ५, २, १, १; ३; २, १६; वाचयति श. २, ५, २, २१; २९; ३, १, ३, २४; २, २३; २५; ३, १, ११; २, ६; ३, ६; ८; १३; ४, २; १४; २४; ३०; ५, ३, १७; २३; २४; ६, १, २०; ३, ११; ७, १, १७; ८, १, १२; २, २; ९, ४, ७; ४, ५, ४; ११; ५, १, ५, १७; २, १, ४; २, १७; ३, ५, ३१; १३, ४, १, ७; १४, १, ४, १६; का. १, ५, १, १८; २६; तै. १, ६, ५, २; ३, ८, ४, ३; ९, ४, ३; तैआ. ५, ६, १२; प. १, २; गो. १, २, १८; ५, ११; १३-१५; वाचयेत् श. ३, ५, ३, १८; गो. १, ५, २१. वक्तव्य-म् श. १४, ७, १, २६; ३, १९; तां. ४, ३, १३; ७, ७, १६; ८, ६, ११; १२; जै. १२५. वक्तुम् ऐ. ४, ८; श. २, ४, १, १०; का. १, ४, २, ५. वक्तु-क्तारम् ऐआ. २, ७, १; शांआ. ५, ८; ७, १; तैआ. ७, १, १; १२, १; -क्तारौ जै. १८६; -क्तुः श. १४, ७, १, २६; ३, १९; -क्ता शांआ. ८, १०. वक्तोस्(ः) श. १, ५, २, १०. वक्ष्यत्-क्ष्यन् श. २, ३, ४, १०; का. १, ४, १, ८. वक्ष्यन्ती-म् ऐआ. ५, १, ५. वचन-नम् सं. ३; गो. १, १, २४;

-नात् ऐ. ७, ९; -ने शां. ३, २; २८, ५; प. ३, १; -नेषु गो. १, १, २६. वचस्-चः ऐ. १, १९; २९; ३०; २, १२; ५, ६; २०; शां. ८, ४; २, ३; ५; २६, १६; शांआ. ७, २२; ८, १०; श. १, ३, ५, १४; ३, ४, ४, २३; २४; २५; ८, २, २५; ९, ४, २४; ६, १, २, २५; ८, २, ८; १३, ५, ३, ५; १४, ७, १, २६; ३, १९; ९, १, ४; तै. १, २, १, ९; ५, ९, ५; ६; २, ७, १६, ४; ८, ७, ९; ३, ६, ७, १; ११, ३, १; १२, ९, २; तैआ. १, २९, १; तां. ८, १, ५; गो. २, ६, १५; -चसः श. १, ७, ४, १९; ६, ८, २, ९; -चसा श. ५, १, ४, ४; तै. २, ८, ८, ६; -चससः श. १४, १, ४, ११; तैआ. ४, ७, ३; -चसे शां. २६, १४; -चांसि श. ११, ५, १, ६. वचोविद्(-म्/१विद्)-विद्ः तै. ३, ५, ६, १; तां. १, ५, ७. वचस्या(√वचस्य)-स्या श. १३, ४, १, १५. वचा-चाम् सा. २, ७, १०; १३; -चायाः सा. २, ७, १२. वच्यमान-नाः शां. १२, ७; तै. २, ८, २, ५. वाक्य-वाचयित्वा, वाच्य-अद्र वृज्(√वज्)-ज्रः ऐ. २, १; २, १६; २१; २८; ३, ६; ७; ८; १४; ४, १; शां. ३, २; ३; ५; ७, २; १०, १; २; ११, १; १३, ७; १५, ४; १७, १; श. १, १, १, १७; १९; २, ४, १; ४; ६; ५, २०; २२; ३, २, १४; ३, १४; ५, ७; ५, ३, ४; ७, १, २०; ३, १, २, ६; ७; ३, १३; २, १, १३; ३, ३; १, ३; ५; २, १; ४, ३, ११; ४, ६; १५; १६; ५, ३, १५; ४, ५; ६, १, ५;

‡ 'वोचे' इति मुपा. ? । ॥ मुपा. स्वरदिचन्त्यः । † =ऋ. ६, ४९, ८; य. ३४, ४२; वृ. १ । तत्र २ माप्य-कृतां वचसस्तृतीयैकवचने याजादेशः साधौ यद्यत्ययो वेति चिन्त्यावेव ।

३, १७; ४, १०; १३; १५; १९;  
 २२-२५; ७, १, ५; १०; १४; १५;  
 २६; ३०-३२; २, २; ८, १, ५; २,  
 १२; ९, ४, ३; ४, ३, ४; २३; २७;  
 ४, २, १३; ५, १, ४, ३; २, ४, १८;  
 ३, ४, २४; २५; ७, ४, ३, ४; ४,  
 १५; १६-१९; ६, ३, १, ३९; ३,  
 १२; १८; २४; ४, ४, ६; ७, २, १,  
 १५; १७; ४, १२; ३, १, १९; ४, १,  
 ३४; ३७; ५, २, २४; ४१; ८, २,  
 ३, १४; ४, १, १०; २०; ५, १, १०;  
 ११; १३; २, २, ३, ६; ११, ५, ९, ७;  
 १२, ९, २, ६; १३, १, २, ९; ३, २,  
 १०; ११; ४, १, १३; ४, १; ५,  
 १, १७; ६, १, ४; ५; २, ४; ६; १५;  
 १७; ७, १, १; ८, ४, ५; १४, १, २,  
 ३; ३, १, २७; का. १, १, ४, १८;  
 २, १, १, १२; १३; २, २, १; ३; ५;  
 ३, २०; २१; तै. १, ३, ५, २; ६,  
 १; ४, ४, १०; ५, ८, ३; ७, ६, ८; ९,  
 १; १०, ५; २, १, ५, ११; २, ७,  
 २; ४, ३, १३; ३, २, ४, २; ९, १०;  
 १०, १; ३, ११, २; ४; ८, १५, १;  
 १२, ५, ६; तैआ. १, २६, ५; ५,  
 २, ५; तां. २, ४, २; ३, १, २; ७,  
 ५, १२; ८, ५, २; १२, १३, १४;  
 १६; १८; १६, २, ५; १९, ६,  
 ३; २३, १०, ३; जै. २६; ७५; ९०;  
 १२७; १३१; प. २, १; ३, ३; ४;  
 ५; ६; १०; ११; ४, ४; ३. ३, १६;  
 गो. २, १, १८; २, १३; ३, २; ३;  
 ५; -ज्रम् ऐ. २, ३; १६; ३१;  
 ३५; ३, ६; ४, १; २; शां. ३, २;  
 ६; ८; १२, २; १४, २; १५, २;  
 शा. १, १, १, १७; १८; २, ४, १;  
 ३; ५, २०; २२; ६, ४, १; ४; २, १,  
 ४, १६; ३, १, २, ६; ४, ४, ८; १४;  
 ७, १, १७; १८; ३, २; ८, १, ५; २,  
 ३३; ४, १, ३, १; ३, ५; ४, २३;  
 २७; ५, २, ४, ११; ५, ५, १; २; ७;

६, ३, १, २९; ३, १०; १८; २४;  
 ७, ३, २, १०; १८; १९; १२, ७,  
 ३, ३; का. १, १, ४, १५; १६; २,  
 १, १, १२; १३; २, २, १; २; ३,  
 २०; २१; तै. १, ७, ६, ६; ७; २,  
 १, ५, ११; ५, ४, २; ७, ३, २; ११,  
 १; ३, २, ४, २; तैआ. १, १, २,  
 २१, २; २६, ६; ७, २, ९; तां. २,  
 ४, २; ३, १, २; ७, ५, १२; १३; ७,  
 १०; ११; ८, १, २; ५, २; ३; ८, ९;  
 १२, ६, ६; १३, १४; १३, ५, २२;  
 १४, ४, ५; १५, ५, २०; १६, २, ५;  
 १९, १८, ३; २०, १५, ६; २१,  
 १४, ५; जै. २१; १४; २६; ५०;  
 ५३; ६६; ७३; ७४; ७५; ८१;  
 ९०; १४८; २०८; जैड. ३, ४,  
 ५, १; प. ३, ३-६; ८; ११;  
 गो. २, २, ४; ३, २; -ज्रस्य ऐ. २,  
 ३५; शा. ८, ५, १, १०; तै. २, ७,  
 ३, ३; जैआ. १, २८८; -ज्रा: शा.  
 ३, ७, २, १; १०, २, ५, २; -ज्राणाम्  
 प. ३, ८; -ज्राणि जैआ. १, २८८||  
 -जात् शा. १, ३, ३, १४; ३, ६, ४,  
 १३; ९, ४, १८; ५, ५, ५, २; गो.  
 २, ५, ८; -जात् शा. २, १, २,  
 १६; ७, २, २, ५; ६; १०, २, ५, २;  
 का. १, १, २, १०; जै. २३; -ज्र  
 ऐ. १, २६; २, २१; २३; २८; ३,  
 १४; ४, १; ६, २४; तै. ३, २, १०,  
 १; जैआ. १, ३२६; प. ३, ८;  
 -ज्रेण शां. ३, २; ७, २; ८, ८;  
 १०, १; ११, १; १२, २; १३, ७;  
 १५, ४; १७, १; ३; शा. १, २, ४,  
 ७; १५; ३, ५, ७; ५, ३, ४; ६, ३,  
 २८; ७, १, २०; ३, ३, १, ३; ५;  
 २, १; ४, ३, ११; ४, ६; ८; १६;  
 ५, ३, १५; ४, ५; ६, १, ५; ३, १७;  
 ४, १५; २६; ७, १, १०; १४; ४, ४,  
 २, १३; ६, ९, १४; ७, २, ४, १८;  
 ३, ४, २४; २५; ४, १५; ६, ३, १,

२९; ४, ४, ६; ७, २, १, १५; १७; ४,  
 १२; ३, २, १०; ४, १, ३४; ३७; ८,  
 ५, १, १०; ११; २, २, ३, ६; ११,  
 ४, २, ३; १२, ९, २, ६; १३, १, २,  
 ९; २, २, १०; ११; ४, १, १३; ४,  
 १; ५, १, १७; ६, १, ४; ५; २, ४; ६;  
 १५; १७; ७, १, १०; ८, ४, ५; १४,  
 ३, १, २७; का. १, १, ४, १८; २,  
 २, २, ५; ८; तै. १, ३, ६, १; ७,  
 १०, ५; २, ४, २, ४; ५, ४, ३; ८, ४,  
 ४; ३, २, ९, १०; १०, १; ३, ११,  
 ४; ५, १, १; ७, ६, ५; ८, ४, २;  
 १५, १; १२, ५, ६; तैआ. ४, २८,  
 १; तां. ६, ५, १२; ७, ७, ९; ९,  
 १, १; ३; १२, १३, १४; १६; १८;  
 १९, ६, ३; २३, १०, ३; जै. ३३;  
 ९३; १२७; १३१; १४२; १५८;  
 जैड. २, ३, २, ३; ९; प. २, १; २;  
 ३, १०; ११; ४, ४; गो. २, १,  
 १८; -जै: शा. ३, ७, २, १; -जौ  
 शा. १, २, ५, २०; का. २, २, ३,  
 २०.

वृज-नख- स्वाय तैआ. १०,  
 १, ६.  
 वृज-पाणि- णये प. ५, ३.  
 वृज-बाहु- हु: तै. २, ६, ८, १; ३;  
 ८, ३, ६; ७; ४, ३; तैआ. १०, १,  
 १०; जैड. १, ९, २, ७; १०;  
 -हुम् गो. २, ४, २; -हू तै. २,  
 ४, ५, ७; -हू तै. ३, ६,  
 ११, १.  
 वृज-भ्रू- भ्रूत् तै. २, ५, ८, १.  
 वृज-रूप- पम् शां. १२, २; -पात्  
 ऐ. ४, ३.  
 वृज-वत्(मत्प)- वत् शां. २२, २.  
 वृज-विह(त→)ता- ताम् शा. ८,  
 २, ३, १४.  
 वृज-हस्त- -स्त शां. २२, २; शा.  
 ५, ४, ३, १४; -स्त: तै. २, ६,  
 ७, २; ७, १६, २.

॥ 'पञ्जणि' इति आ. पाठः । एवं. किल पा. ? 'वाजात्' इति किमत्र नापेक्ष्यते । ‡ 'इन्द्रवज्रे' इति आ. पाठः ।

वञ्जि- -ञ्जि तैआ. १,५,१.  
 वञ्जिन्- -ञ्जिं तां. १०,६,५९; -ञ्जिणम्  
 तै. २,७,१३,१; ८,४,१; २; -ञ्जिण  
 तै. २,७,१३,४; -ञ्जिन् ऐ. ६,  
 १८; १९; ऐआ. ४,१,१; तै. २,  
 ८,३,१२; ७, १३, ४; तैआ. १,  
 ७,५; जैउ. १,१०,२,१; ३; गो.  
 २,४,१; ६,१; -ञ्जी शां. २१,३;  
 तै. १,१,५, ५; ८,३; २, ५,४,  
 १; ८,९; ३,८, ४, २; तां. १२,  
 १३,१३; १४; १४, १२, ३; जै.  
 २०४; गो. २,४,२.  
 वञ्जि-वत्- -ञ्वः ऐआ. ४,१,१.  
 वञ्जी/भू, वञ्जीभवन्ति प. ४,५.  
 वञ्जीभूत्वा तैआ. २,२,१; प. ४,  
 ४; ५६.  
 √वञ्च्, वञ्चति, वञ्चन्ति श. १३,  
 २,९,६.  
 वद् शांआ. २, १८; तैआ. ४, ८,  
 ४; ८,२; ९, ३; ५, ७, ६; तां.  
 ९,७,६.  
 वड(ळ)व,वा- -वम् गो. २,२,१; -वा  
 श. ११, १,६,२; १२. ७, २,८;  
 २,१; १४,४,२,८; तै. १, ८,६,३;  
 ३,८,२,२,३; तां. ६, १,४; -वाः  
 श. १३,२,३,२; -वान् जै. १७१;  
 -वाम्यः श. १३,४,२,१७; -वाम्  
 श. ६,५,२,१९; १३,३,८,१; जै.  
 १३६; -वायाम् तां. ६, १,४; २४,  
 ११,५.  
 वजिज्या- -ज्यया श. १, ६,४, २०;  
 जै. १३०; -ज्याम् तां. १७,  
 १,२.  
 वस्त्वा- -व्त्स गो. १, १, २५; २,  
 १०; -व्त्सः ऐ. ६, ३; शांआ. ७,  
 १९; श. ४, २,४,२१; ७,३,३,  
 २,८; ९,२,३,३०; ११,३,१,१,२,  
 १,५,३,२; ५; १२, ४,१,११,९,  
 २,११; १४,८,९,१; तै. १, ६,१,

११; ३,२; २,१,५,१; ३, ६,१३,  
 १; तैआ. १, १०,५,७; ५,७,२;  
 १०,८८,१; तां. १३, ९, १७;  
 १४, ६,१; ६; २१, ३, १; जैउ.  
 २,५,१,१; ४,४,१,१; या. २, ६,  
 १३; गो. १,१,२५; ३,१; -व्त्सम्  
 ऐ. १,२२; शां. २,४; २५,१५;  
 श. १, ५, २, २०; ७, १, ३;  
 ११,३,१,१; १२,९,२,११; १४,  
 २,१,९; ४,३,५; का. १,५,२,१६;  
 तै. १,२,५,२; २, १,१,३,५,२,  
 २; ६,७, ३; ७, १२, २; ८, ८,९;  
 तैआ. ३,१,८,२; तां. १४, ६, ६;  
 गो. १, ३, ११; १२; -व्त्सस्य  
 शांआ. २,८; तै. ३, ५, ७, ४;  
 तैआ. १,८,२; जैआ. १,८; २५२;  
 गो. १,२,१८; -व्त्साः श. १, ८,  
 १,२७; २८; त. १,५,१,५; ३,७,  
 १,४; जै. १८२; १८७; -व्त्सान्  
 श. १,७,१,१; ३; २,५,३,४; १६;  
 ४,२,४,२१; ११, १, ४, १; का.  
 १,५,२,४; १५; तै. १, ६, ७,२;  
 ३; ३,२,१,१; ७, १,६; ७; तां.  
 ५,१०,९; २, १०,३; जै. ३७;  
 १८२; १८७; -व्त्साय ऐ. २,३१;  
 श. २,२,१,१; का. १, २,१, १;  
 -व्त्से ऐआ. ५, ३,२; -व्त्सेन ऐ.  
 ६,३; श. १,७,१,४; तै. २, ६,  
 १०,१; जैउ. २, ५, १, १; ३;  
 -व्त्सेभ्यः तै. ३, २, १, ५; ७,४,  
 १७; -व्त्सेषु ऐ. ५, २७; ७, ३;  
 तै. १,४,३,३; ३,७,४,२; -व्त्सैः  
 जै. १८७; -व्त्सौ तैआ. १, १०,  
 ५; १०,६.  
 वत्स-च्छवी- -म् शां. २५, १५.  
 वत्स-तरु- -रैः तै. १, ८,२,१.  
 वत्सतरी- -री तां. १८, ९, २०;  
 -रीम् ऐ. १, २७; -र्यः तां.  
 २१,१४,१२.

वत्स-नपात्- -पात् श. १४,७,३,  
 २८; -पातः श. १४,५,५,२२; ७,  
 ३,२८.  
 वत्स-नपात्- -त् श. १४, ५, ५,  
 २२.  
 वत्स-प्री- -प्रीः तां. १२, ११,  
 २५.  
 वत्स-मित्र- -त्रः, -त्रात् वं. ३.  
 वत्सिन्- -त्सो जै. १८२.  
 वत्सिनी- -नीः जै. १८२.  
 वत्सर- -रः श. ८, १,४,८; तै. ३,  
 १०, ४, १; तैआ. ४, १९, १;  
 -राय तै. ३, ४, ११,१; मं. २,  
 १,१२.  
 √वद्,वदते शां. २,४; ३,९; ८,७;  
 ११, ६; २८, ६; श. ९, ४, २,  
 १७; ४,५; वदते श. ९, २, १,  
 १७; ५,१, ५३; १४, ३,१, ३०;  
 जै. १५९; वदति ऐ. २, ५; ७;  
 ऐआ. १, २,१; ३,२; २, १,५; ३;  
 २; ६; ८; शां. २,८; ३,८; ७,३;  
 ११,२; २६,५; ३०,७; शांआ. १,  
 ५; ८; २,१; ४,१३; ५,३; ७, २;  
 श. १, १,१,१; ५,४,१६; २, १,  
 १७; ४,४,१०; ६,३, ४; ८, २,१,  
 २; २,२, २,१९; ४,१,१४; ३,  
 १,२, १०; ३, १८; २, २, २, २७;  
 २९; ४, १६; ४, २, ८; ३, २; ८, १,  
 १२; ४, ६, ७, १९; ५, १, ३, ११; ५,  
 ४, ५; ६, १, २, ३; ३, १, ३, ४; ९,  
 ५, १, १६; १७; १२, ८, १, १३;  
 ९, १, ३०; १४, १, १, ३०; ४, १,  
 ३; ३, २७; ७, १, २६; ३, १९;  
 का. १,२,२,१४; १५; ३,३,६; ४,  
 १,१४; २,९; २, १, १, १; ४; ३,  
 १८; ४,१६; तै. १,७,२,६; वदति  
 श. १, १, ४, ५; ७; २०; ३,  
 १, १५; १७; ५, २१; ६, ३,  
 ४; ७, १, १७; ३, १, २०; २, २७;

† वञ्जशब्दान्मत्वर्थोय इकारः । कृदन्तमिकारान्तं प्राति. वेति भा. । √वञ्जवत् इति साधीयात् स्यात् तु. ता. C.  
 च. । √वत्सभावदण्डसः । † √वद्+स उणा. ३,६२ । † √वत्स+स उणा. ३,७१ । तत्र चित्त्वं वाच्यमित्यधिकम् ।



२९;३,१५; ४,१,२४; ५,४,१७;  
 ४,२,२,८; ९; ५,११; ३,३,१९;  
 ५,१,४; ६,९,१९; ७,३,५, १६;  
 ४, ४, १४; ५, ४, ५; ६, ३, १,  
 ४४; ७, ४, २, ३७; १०, २,  
 ६, ७; ५, २, ३; ११, १, ६, ४;  
 १२, ४, ३, ४; ५:४, ४; ९, १, १३;  
 १४, ४, २, २६; ७, १, २६; २,  
 ३; ३, १९; का. २, १, ३, १०;  
 १२; २१; २, १, १४; १६: तै. १,  
 १, ४, १; ३, २, ५; ६, २; २, ४, ५,  
 ४; ६, ७; तैआ. १, २३, १; ४,  
 ३१, १; तां. २, १७, ४; ९, ७, ३;  
 ११, १, ३; १३. १२, ३; १५, ७, ३;  
 २०, १४, ३; १६, ६; जै. १०४;  
 १२६; १४०: १५५; १६५; जैउ.  
 १, ७, १, २; ९, १, ४; १३, १, ५;  
 १८, ५, २; २, १, १, ३; ४; १९; २,  
 १, ५; ४, १, ४; ५; २१; ३, १, १,  
 १४; ३, १, ५; २, ३, २; ४, ४: ६, ८,  
 ३; घ. १, ३; २, २; ३; वदत: शा.  
 १३, २, ६, ९; तै. ३, ९, ५, १; २:  
 वदन्ते ऐ. २, २५; शां. ५, ७;  
 तां. ५, ४, ५; वृदन्ति ऐ. ५, ३१;  
 ऐआ. २, १, २; ३, २; शां. २९,  
 १; शांआ. ८, ९: शा. २, ४, ३,  
 १०; ४, १, ३, १६; १०, ५, ३, ४;  
 १३, २, ९, ९; ५, २, १०; तै. २, ५,  
 १, २; ७, ५, १; ८, ८, ४; ३, १, २,  
 १; ३; ९, ७, ४; वदन्ति शा. ४,  
 १, ३, १७; ६, ९, २०; १२, ३,  
 १, ७; १३, ५, २, ११; तै. १, १,  
 ६, ३; ९; ९, ९; ३, ४, १; ५; १०,  
 ६; ४, १; ४; १०, १०; ५, ४, १:  
 ८, ८, १; ४, २; २, १, ३, ८; ४, ४; ६:  
 ५, १; ३, १, १; ३; ५, १: ९, १, ४,  
 ६, १०: ७, ९, ४; ८, ८, ३; ६; ३, ३,  
 ५, १; ९, १२; ८, ७, ३; २०, ३; ९,  
 ३, २; तैआ. १, २२, ९; २, १५, १;  
 ५, २, २; ४, ६; ८, १०; ११, १; ५;  
 १०, ६३, १; तां. ४, ३, १३; ८;

११; ९, १२; ९, ५, १८; २०; ६, ४,  
 १५: ७, ८, १५: १२, १०, २४; १३.  
 १०, १५; १२, १; १४, ५, ८; २६:  
 ९, १२; ११, ५; ३५; १५, ३, २३;  
 ५, ५; ३२; १२, ३: १७, १, ९; १८,  
 ८, ७; जै. १४६; १६५; जैउ.  
 १, १, ७, ३; ५; १३, १, १; १४, ४,  
 १; २; १७, १, ८: ४, १०, १, १; घ.  
 २, २; ३; ४, ५; गो. १, ५, ५; २५;  
 २, २, २३; वदन्ती३ शा. १४, ९,  
 १.३; वदसि ऐ. ९, १४; शा. १,  
 ४, ५, ९; तैआ. ४, ३४, १; वदथ  
 जै. २०९: वदामि ऐ. ६, ३३; वदाम:  
 जै. २०९: उवाद् शा. १, ८. १.  
 २; ३. २, १, २०: ९, ४, २४; ऊडाते  
 शा. १, ४, ५, ८; जै. १४८: १८०;  
 ऊदिरे जै. ९२; ९४; १३६; ऊद्:  
 शा. ३. २, १, २४; ऊदिम तै. ३,  
 ७, १२, १; तैआ. २, ३, १; वदि-  
 ष्यति शा. ४, १, ३, १६; वदिष्यति  
 शा. २, ४, १, १४; का. १, ४, २, ९;  
 वदिष्ये तैआ. ४, १, १; वदि-  
 ष्यामि ऐआ. २, ७, १; शांआ  
 ७, १; शा. १४, ४, ३, ३०; तैआ.  
 ४, १, १; ७, १, १; वदिष्याम:  
 जैउ. ४, ६, १, २; वृदात् शा. ३,  
 ५, ३, १७; तैआ. ४, ३२, १; मं.  
 २. ६, १२; वदस्व ऐ. ६, १४;  
 शां. २८, ५; शा. ४, ३, १, १; १४,  
 ३, १, ३०; वृद ऐ. ७, १७: शा.  
 १४, ६, ९, ११-१८; वद शा. ३,  
 २, ४, ११; ५, ४, ८; ५, २, २, १०;  
 तै. २, ४, ५, ५: तैआ. ७, ११, १;  
 जैउ. २, ५, १, ४; वदत् शा. ५,  
 १, ५, ८; ९; तै. १, ३, ६, ३; ३, २,  
 ५, ९; तां. २१, १०, १७; वदानि  
 शा. ३, ४, २, १४; ५, ४, ४, ९; तां.  
 १, ३, ९; वदामहे गो. १, ५, २१;  
 अवदत् ऐ. २, १७; शा. ४, २,  
 २, ६; अवदत् शा. ४, २, २, ६;  
 ११, १, ६, ४ तैआ. ३, ११, ११;

तां. १२, ११, ११; जै. ३, १२;  
 जैउ. ३, ६, ८, १: ३; तां. २३,  
 १६, ७: अवदन्त तै. १, १, ३,  
 ११; अवदन् शा. ४, २, २, ८;  
 अवदन् शा. ३, ४, ३, १; ९, ५, १,  
 १२ १६; वृदेत् ऐ. ८, २७; ऐआ.  
 ५, ३, ३; शा. ९, २, १, १७; ५, १,  
 ५३: वृदेत् ऐ. १, ६; ऐआ. २,  
 ३, ६; शां. ६, ९; २७, ४; शांआ.  
 १३, १; शा. २, १, ४, ६: ३, ४,  
 ११; १४; ३, २, २, २९; ४, १, ३,  
 १२: ९, ४, ४, ५; १४, ७, १, २६;  
 का. १, १, ४, ५; २, २, १६; वदेत्  
 शा. १, १, १, ५; २, २, २, १९; २०;  
 ३, २, ४, ११; ४, १, ३, १२; ६, १,  
 २, ३१; ११, ५, ३, १३; १४, १, १,  
 ३३; ७, ३, १९; का. १, ४, १, ९;  
 १२; तै. १, १, ४, २; ५, ३, ३;  
 तैआ. ५, २, ३; तां. १३, १२,  
 १४; सा. १, २, ५; वृदेयु: शा. १,  
 ८, ३, १०; ३, ४, २, ८; तां. १९,  
 १, २; गो. १, १, २, ३; वदेम शां.  
 ८, ५; तै. २, ८, १, ६; ५, १; ६, ९;  
 तैआ. १०, ३९, १; उद्यासम् शां.  
 २८, १; २; शा. १, ५, १, १८;  
 तैआ. ४, १, १; अवादीत् ऐ. ६,  
 ३६; शा. २, ४, १, १४; ३, २, १,  
 २०; गो. २, ६, १६; अवादिषु: तै.  
 ३, ७, ९, २; अवादिषु: शा. ३,  
 ४, ३, ७; वद: तैआ. ४, ३२, १;  
 अवादी: ऐ. ५, १४; वादी: शा. ३,  
 २, ४, ११; अवादिषम् तैआ. ७,  
 १२, १.  
 उद्यते शा. ११, २, १, ३; उद्यते  
 शा. ४, ६, ८, १८; ५, १, २, १९; ६,  
 २, १, ३९; ११, १, ७, १: २, ३, ७;  
 ७, २, ८; अवादि जैउ. ३, २, ४, ९.  
 वादयिष्याम: जै. ६; वादय मं.  
 १, ७, १५; वादयेत् ऐआ. ३,  
 २, ५.  
 वाद्यते शा. १३, १, ५, १;

तै. ३, ९, १४, १.  
 वावदिपत् ऐआ. २, ४, ३; विव-  
 दिपेत् का. १, २, २, १६.  
 उदित- गद्र.  
 वृद्ध- -दत् तां. १२, ६, ८; -दत्तः  
 ऐ. ५, ३, १; का. १, २, २, १६; जै.  
 ६; ९, १; -दत्ताम् तै. १, २, १, ६;  
 -दत्ते तै. २, ५, ५, ६; -दन् ऐ. ३,  
 ४; ५, ३, १; ऐआ. १, ३, ५; २, ३,  
 ६; ८; शा. २, २, २, २०; ११, १,  
 ६, ४; १२, ४, ३, १; १४, ४, २,  
 १७; ७, १, २, ६; ३, १, ९; जै. १, २, ५;  
 २०, ४; गो. १, ३, २; -दन्तः ऐ.  
 २, २, २; ३, १, ८; २, ०; ५, २, ८; ६,  
 ९; २, १; २, ७; ७, २, ३; २, ४; शां. ५,  
 ६; ८, २; १२, ६, ७; १९, १, ०; २, ५,  
 ४; २, ६, १; २, ७, ४; २, ८, ३; ३, ०, २;  
 शांआ. ९, ४-६; शा. १, ४, १,  
 ३, ७; ५, १, ३; २, १, ४, ३-५; ८;  
 २, ३, १, ३; ३, २, १, २, ३; ३, ६; २, ५;  
 ६; १, ४; ३, ४, २, २; ३, १; ४, २, १, ४;  
 ३, ६; ८, २, २, ४; ९, ३, ३, ०; ४, १,  
 २, १, ९; ३, २, १, ३; ४, ३, १, ०; ५, १,  
 ३, १, १; २, २, ३; ३, ५, २, ४; ६, २,  
 १, ३, ८; ५, २, २, २; ८, ४, ४, ९; ९,  
 ५, १, १, २; १, ६; १, ७; १०, २, ६,  
 १, ९; ११, २, ४, ९; १२, ३, ५, १;  
 ४, १, ४; ९; ३, ३, ७; ७, २, १, २;  
 १३, २, २, १, ४; ५, १, २; २, १, ०;  
 ४, १, ९; का. १, १, ४, ३; ४; तै. ३,  
 १, १, ९, १; जै. १, ४, ३; १, ५, ५; जैउ.  
 ३, ४, ४, ३; ४; गो. १, ५, १, ५;  
 २, २; २, १, २, ४; २, १, ७; ६, ३; ८;  
 १, ६; -दन्तम् शा. १४, ४, २,  
 २, ६.  
 वृद्धती, न्ती- -त्यः ऐ. ६, २, ७; ३, २;  
 ऐआ. ५, १, १; -न्ती तै. २, ४,  
 ६, १, १; -न्ती: जै. १, ६, ६; जैउ.  
 १, १, ३, २; -न्तीम् ऐ. २, २, ७;

शांआ. ५, २; तां १२, ५, १, १;  
 -न्तीषु तां. ११, १, ७; १, ०;  
 -न्त्यः तां. ११, १, ३; गो. २, ६,  
 ८; -न्त्याः का. २, १, ३, १, ८;  
 -न्त्यै शा. १, १, ४, १, ६.  
 वृद्ध- -नाय शा. ५, ४, ४, ५.  
 वदा-वदा-वदा-वदी- वदा, वदा जै.  
 १, २, ३.  
 वदितव्य- -म् ऐ. १, ६; ५, १, ४;  
 शा. २, २, २, २, ०.  
 वदितुम् ऐ. १, ६.  
 वदितृ- -तारः ऐ. ७, २, ७.  
 वदि(ष्ठ→)ष्ठा(-चु+इष्ठन्)- -ष्ठा  
 तां. ६, ५, १, ३.  
 वदिव्युत्- -व्यन् शा. २, १, ४, ६;  
 ४, १, १, ४; का. १, १, ४, ५.  
 वदिव्यन्ती- -म् ऐआ. ५, १,  
 ५.  
 वदिव्यमाण- -णः ऐ. ५,  
 २, ५.  
 वद्ध- -दान् मं. २, ५, २, ३.  
 वाद-, वादन-, वादयत्-, वादयितृ-,  
 वादित-, वाद्य-, वाद्यमाना-,  
 वाद्यमान- अद्र.  
 वद्ध- -वधि←√वध् द्र.  
 √वध्(←√हन्), वधेत् शा. ५,  
 ३, ५, २, ८; वध्यात् तै. १, ७,  
 ३, ७; ३, ८, ५, १; वध्यासम्  
 का. २, २, २, १, ०; अवधीत् ऐ.  
 ७, २, ८; शा. १, ६, ३, ६; ५,  
 ५, ४, ७; अवधीत् ६, ३, १,  
 १, ४; ११, ८, ४, ४; तै. ३, ७,  
 १, ०, १; जै. १, ४, ०; १, ५, १;  
 अवधिषु: ऐ. २, ३, १; ३, ३, २; तै.  
 १, ६, २, ४; ३, ७, ९, २; अवधी:  
 ऐ. २, ३; ६, ३, ३; वधी: तैआ. ३,  
 १, ५, १; मं. २, १, ५; ८; वधिष्ठ तैआ.  
 ६, १, २, १; मं. २, ८, १, ५; वधीम्  
 तै. २, ८, ३, ६; अवधिपम् तै. २,

४, २, ३; अवधिपम् शा. २, १, २,  
 १, ७; का. १, १, २, १, १; तै. ३,  
 ३, १, १, ४; अवधिपम् तै. १, ५,  
 २, ८; ७, १, ९; २, २, ८, ७.  
 वध्यते गो. २, ३, ९.  
 वध- -धः शा. १, २, ४, ७; ३, ३,  
 ४, ३; ४; ५, ४, १, १; ८, ६, १, १, ६;  
 का. २, २, २, ५; तै. २, ८, ८, ३;  
 तां. १, ३, ३; -धम् ऐ. २, १; ३, ५;  
 ३, ७; ४, १; गो. २, ३, ३; -धात्  
 शा. १, ६, ४, २, १; २, ५, ४, ९; ३,  
 ३, ४, २; ६, ३, ८; १, ६; ४, ३, ३,  
 १, ७; का. १, ५, ३, ९; -धान् शा.  
 ५, ४, १, १; -धानाम् तै. २, ५,  
 ४, ४; -धाय शां. १, ४; ८, २;  
 १८, १, ०; शा. १, २, १, ७; १, ०;  
 १, १; २, ५, ३, १, ८; ४, ७, ९; ३,  
 ३, २, ६; ५, ४, ९; ४, ३, ३, १, ७, ५,  
 २, ४, १, ८; का. १, ५, २, १, ७; ३,  
 ७, ९; २, १, ४, ५; ८; ९; १, ०; तै.  
 ३, ४, ८, १; तैआ. ३, १, ४, ४;  
 -धे ऐ. २, १; -धेन तै. २, ५,  
 ४, ३.  
 वध- (√वधि)- -त्रः शा. १, २, ९,  
 ३, ८.  
 वधा(-धडा-)-शक्ता- -क्ता शा.  
 १, ४, ६; १, ०, ३.  
 वधक- -काः शा. ५, ४, ५, १, ४.  
 वधस्त- -स्तैः तै. २, ४, ७, ९; ८,  
 ३, ५.  
 वध्य- -ध्यस्य शा. १, २, ३, २; ३;  
 का. २, २, १, १, ६; १, ७.  
 वधि- -धि शा. १, ३, ८, १, १, ५;  
 ३, १, ०.  
 वध्य(-धिअ-)- -धः तां.  
 १, ३, ३, १, ७.  
 वध्(√वह)- -धः मं. १, २, १, ४; -ध्वा  
 तै. २, ८, ७, ७.  
 √वृन्, वृन्ते तै. ३, ५, १, ०, ५; वृन्ते

† 'ज्ञा-' इति मुपा. P । तु. वृत्. ४, १, ३ । ‡ वद्ध(√वध्)- इति W., Eggh. मुपा. । सोऽयुद् इति  
 M. W. । प्रकरणसत्रतिमनुल्लेख 'वधि-' इत्येव साधु ।

श. ३,८,२, २२<sup>३</sup>; १०,१,१,१०:  
वनुयुः श. ४, २,१,१२; वनुमः  
जं. १९०; वनवत् तै. २, ८, ५,  
३; वनाति तै. २, ४, ८, १; तैआ.  
१०, १०, २; वनुताम् श. १, ९,  
१, १९<sup>३</sup>; वनुष्व तैआ. २, ६, १;  
वनतम् तै. ३, ५, ७, २; वनतम्  
तै. २, ४, ३, ४; वनवामहि श. १,  
९, १, १९; वनाम जैड. २, २, १,  
२; वनेः ऐ. १, २५; वनेमहि तां.  
१, ३, ८; ५, १२; १५: ६, ३.

वनावनन्ति श. १२, ४, ४, २.

वन-नम् ऐआ. ५, २, १; तै. २,  
८, ९, ६<sup>३</sup>; -ना तै. २, ४, ४, ३;  
मं. २, १, १६; -नाऽइव शांआ.  
१२, ३; -नानाम् तैआ. १०,  
१०, १; ५०, १; -नानि तैआ. १०,  
१, ९; तां. ९, १०, १; जै. २०४:  
-नाय तै. ३, ४, ११, १; -ने ऐ.  
६, १९; ऐआ. १, ५, २; जैड. ३,  
६, ३, ३; गो. २, ६, २; -नेन  
ऐआ. ५, ३, १; -नेषु ऐ. १, २८;  
शां. ७, १०; श. २, ३, ४, १४;  
३, ३, ४, ७<sup>३</sup>; का. १, ४, १, १२.  
वन-पु-म् तै. ३, ४, ११, १.  
वनपुद्गी-र्षदः तै. २, ७, १२, १.  
वनसुद्-सुदे श. ९, २, १, ८  
वनस्पति-०तयः श. ५, १, ५,  
११; १२; -०तयः तै. १, ३, ६, ९;  
-तयः ऐ. ५, २३; २८; शां. २,  
७; ६, ५; ७, ६; २०, १; श. १, ५,  
२, ४; ७, २, १९; २, २, ४, २; ३, २,  
२, ९<sup>३</sup>; ३, १९; ६, २, २६; ४, १५;  
४, ३, १, १४; ६, ९, १६<sup>३</sup>; ६, ६, ३,  
२; ३; ७, १, १३<sup>३</sup>; ७, ५, १, १५<sup>३</sup>;  
८, ४, ३, १७; ९, १, २, २३; १०,  
३, ४, ४; ५, ४, १; ६, ४, १; ११, ६,  
१, ८; १२, ४, १, ७; ८, २, ३६; का.  
१, ३; १, १२; तै. १, ३, ९, १; २,  
१, ५, २; ३, १२, ६, ४; तैआ. ४,

४२, ५; ७, ७, १; तां. ६, ५, १३:  
जै. १०६; २०४; जैड. १, १५,  
२, ३; ३, १, १, ११; मा. १, १, ८;  
गो. २, ३, १८; -तये श. ३, ८,  
३, ३३<sup>३</sup>; ५, ३, ३, ४; ४, ३, १६;  
-तिः ऐ. २, ४; १०; ७, ३२<sup>३</sup>; शां.  
१०, ६<sup>३</sup>; १२, ७<sup>३</sup>; श. ३, २, २,  
७; ९<sup>३</sup>; ८, २, १७; ३, १२; ३३; ५,  
३, ३, ४; ४, ३, १६; ६, २, २, ३७;  
९, १, २, २२; १२, ७, १, ९; ८, ३,  
१९; १३, ४, ४, ६-८; १४, ६, ९,  
३०; ९, ३, १३; तै. २, ६, ८, ४:  
१०, ६; १२, ४; १४, ५<sup>३</sup>; ६; १५,  
१; १८, ४; २०, ५; ३, ६, ३, ४: ११,  
४; १३, १; १४, २; १५, १; तैआ.  
६, ९, २<sup>३</sup>; १०, १०, २; ४९, १; जै.  
१४४; -तिना श. ४, ५, २, ११:  
७, ४, १, ३७<sup>३</sup>; तै. ३, ७, २, ५:  
-तिभिः श. ६, ६, ३, ३; ७, १,  
१३<sup>३</sup>; तै. २, ३, ३, २; ३, १, ४,  
५<sup>३</sup>; तां. ५, २, ३; -तिभ्यः श. ४,  
१, २, ८; ९, १, २, ५; १०, २, ६, ५:  
तै. ३, ८, १७, ५; तैआ. ४, १०,  
१; ५, ४, ६; -तिम् ऐ. २, ४;  
१०<sup>३</sup>; शां. १२, ७<sup>३</sup>; १९, ६; श.  
७, ४, १, ३७; १२, ८, ३, १९; तै.  
२, ६, ७, ५; ११, ८; ९; ३, ६, २, २;  
११, ३; -तिषु ऐआ. ३, २, ३;  
श. ३, ४, १, १६; ६, ४, १५; ६, ६,  
३, ३<sup>३</sup>; ७, ४, १, २९; ९, २, १, ८;  
तै. १, ३, २, ७; ६, २; तैआ. ५, ९,  
५; तां. ५, ५, १८; २४, १८, ३;  
-तीन् शां. २०, १<sup>३</sup>; श. ३, ८,  
५, ९; ६, ४, ४, ४; ६, ३, २; ३; ७,  
४, १, २९; ५, १, १५<sup>३</sup>; ११, ६, १,  
८; १४, ६, २, १३; तै. १, ३, ६, २;  
२, ४, ४, ३; ३, ३, ६, २; ७, ४, ८;  
तैआ. ५, ९, ५; तां. ६, ५, १२<sup>३</sup>;  
जै. ३<sup>३</sup>; जैड. १, १५, ३, ३; ५,  
४, ६; -तीनाम् ऐ. २, १<sup>३</sup>; ७,

३१<sup>३</sup>; ३२<sup>३</sup>; ८, १६<sup>३</sup>; शां. २, ७;  
श. १, ५, ४, ५; ३, ७, १, ८; ७, ३,  
३, ११; ६, ८, २, ४; ७, ५, १, २६;  
९, १, २, २४<sup>३</sup>; २, २, ३<sup>३</sup>; ११, ६,  
१, ८<sup>३</sup>; १२, ४, ४, ४; १३, २, ७, ४;  
तै. १, ३, ९, १; ७, ४, १: ३, ३, ११,  
१; तैआ. ४, १२, १; तां. ६, ५,  
१३; जै. ११७: -०ते ऐ. २, २<sup>३</sup>;  
८, १०; शां. १०, २; शांआ. ९,  
७: श. ३, २, १, ३५; ६, ४, ७;  
१६; तै. ३, ६, ११, २: ७, २, ५;  
-०ने तै. १, २, १, ५; ३, ६, १, १<sup>३</sup>;  
१२, १; मं. १, ५, १; ७, १६; गो.  
१, २, २१; -ते: तै. ३, ६, ११,  
३; ४; १२, २; -ते:ऽइव तै. ३,  
७, १४, ४; ५; -तौ तै. ३, ७,  
१४, १.

वनस्पति-होम-मान् तै. ३, ८,  
१७, ५.

वनसू-नसा ऐआ. ५, २, २; शां.  
२६, १०.

वनीयस्(-नित्+ईयसुत्)-चान् तै.  
२, ४, ३, १३.

वनुसू-नुषः तै. २, ४, ३, १०; ३,  
७, ९, ६.

वनुष्वत्(-प्+मतुप्)-ष्वत् तै.  
२, ७, १२, ६.

वनुष्यत्(√वनुष्य)-ष्यत् ऐ.  
१, १०; तै. २, ८, ५, २; ६.

वन्यत्-न्वन् तै. २, ४, ६, २: ८,  
५, ८.

वन्वान्, न्ना-नः ऐ. २, २; तै. ३,  
६, १, १; -नाः श. ५, ३, ४, २७<sup>३</sup>.

वनिष्णु-ष्णुः श. १२, ९, १, ३; तै.  
२, ६, ४, ३; गो. १, ३, १८; -ष्णुम्

ऐ. २, ७; श. ३, ८, ३, २५; तै.  
३, ६, ६, ६; -०ष्टोः जै. १५०.

वनीवाहन, वनीवाहित, वनीवाह्यते  
√वह् अद्र.

√वन्द, वन्दते ऐ. ८, २३; श. २, ५,

‡ = वन-सद्(√सद्)-अद्र. । 'वदसदोऽव्येठो रेफेण (३, २, ११)' इति प्रातिशाख्यसूत्रेण रेफागमः । म. य. ३३, १ ३: ३

२,२८; का. १, ५, १, २५; वन्दे  
श. द. ८, २, ९; वृन्दामहे तैआ.  
६, ६, २; वन्दस्व ऐ. १, ३०; शां.  
९, ६; तै. २, ५, ८, ४; वन्देत श.  
६, ३, ३, १४; वन्दिपीमहि श. २,  
६, १, ३८.  
वृन्दमान- -नः श. ९, ४, २, १७;  
तैआ. ३, १५, २; -नाः तै. ३, २,  
३, ७.  
वन्दारु- -रु तै. १, २, १, ९; -रुः श.  
६, २, २, ९.  
वृन्दितृ- -ता श. ६, ८, २, ९.  
वृन्द- -न्धः शां. २०, ३; तै. ३, ६, ३,  
२; ७, १३, ४; गो. २, २, १२; ४, ७.  
वन्दुरा(-ऽअ-)-धिष्ठान- -म् जै. २७.  
वन्दुरे-घा(√स्था)- -घाः ऐ. ६, १९;  
ऐआ. ५, ३, १; शां. २०, २; गो  
२, ६, २.  
वन्वत्-वन्दान-√वन् द्र.  
√वप्, वृपते श. ३, १, २, २; ३; ५, ५,  
३, १; ६; वपते श. ५, ५, ३, १;  
२; ६; तै. ३, ८, १, २; वृपति श. ३,  
१, २, ९; ७, २, २, ५; ४, १९; १३, ८,  
३, १; १३; वपति श. ३, १, २, ९;  
७, २, ४, १३-१६; १७; १८;  
२१; २२; २३; २४; २५; २९;  
१३, ८, ३, १; वपन्ते श. ३, १;  
२, ३; वृपन्ति तै. १, ५, ६, १-३,  
जैड. ३, २, ४. ४; वपामि तैआ.  
६, ६, २; सं. १, ६, ७; वपत श.  
७, २, २, ५; तै. २, ७, १७, २;  
अवपत तै. १, ५, ६, ३; अवपत्  
तै. २, ७, १७, २; सं. १, ६, ७;  
अवपन्त तै. १, ५, ६, १, २; अव-  
पन् तैआ. ६, ६, २; वृपेत श. २,  
६, ३, १७; ३, १, २, ३; ५, ५, ३, १;  
६; का. १, ६, ३, १०; वृपेत् श.  
७, २, ४, १७; २३; सं. ३;  
अवाप्सीत् श. १२, ४, १, ४.  
वृप्- -म् तै. ३, ४, ३, १.

वृपत्- -पन् तै. २, ७, १७, ३;  
-पन्तः श. १, ६, १, ३; -पन्तो  
जै. १९०.  
वृपन- -नस्य तै. २, ७, १७, १;  
-नात् श. ३, १, २, १;  
वृपा- -पया शां. १०, ३; ५; १२, ६;  
श. ३, ८, २, २९; ३, २; ९, १,  
२६; ४, ५, २, ३; ५, १, ३, ४; ६;  
३, ३, १; तै. २, ८, ४, ४; तां. ५,  
१०, ९; सं. २, ३, १९; -पा ऐ. २,  
१३; १४; शां. १०, ५; श. ६, २,  
२, २२; ३५-३७; ७, ३, १, २१;  
११, ७, ४, ४; १३, ५, २, १०;  
तै. १, ३, ४, ५; २, ६, ११, २; ३, ९,  
१०, १; सं. २, ३, १९; -पाः श. १३,  
७, १, ९; तै. ३, ९, ३, ३; -पानाम्  
श. १३, ५, ३, १; -पाभिः श.  
३, ९, १, २६; ५, १, ३, ६; १२;  
१४; ५, ४, २, १; ३३; ३४; -पाम्  
ऐ. २, ६; १२-१४; शां. १०, ५;  
श. ३, ८, २, १६; १९; २१; २४;  
२५; २६; २७; २८; ३, २; ४, ५,  
३, १; ६, २, १, २०; २, १३; ७, ३,  
१, २१; ११, ७, ४, ४; १३, २, ११,  
२; तै. ३, ६, ६, ३; ९, १०, १;  
सं. २, ३, १८; -पायाः श. ६, २,  
२, १४; तै. ३, ६, ८, १; तां. ९,  
५, ७; -पायाम् ऐ. २, ९; १३;  
शां. १९, ६; श. ४, ५, ८, १५;  
५, ३, ५, २६; ११, ७, २, ४; १३,  
५, ३, १-३; तां. १८, ३, २;  
-पायै ऐ. २, ९; शां. १२, ७;  
१८, १३; श. ३, ८, २; २६;  
१३, ५, ३, १; -पासु श. १३, ५,  
२, ११; ३, ७; ७, १, ९; -पे शां.  
१८, १२.  
वृपा-रूप- -म् शां. १८, १२.  
वृपा-वत्- -वताम् श. १३, ७, १,  
९; -वन्तम् तै. ३, ६, १०, २; तैआ.  
४, ५, २; -वान् तै. २, ६, ८, १;

३, ६, २, १.  
वृपा-शुक्ल(त्-→)ती- -र्यौ श.  
६, २, २, १४.  
वृपा-श्रृणो- -गीभ्याम् श. ३,  
८, १, ९; १०; -ण्यौ श. ३, ६, ३,  
१०; ८, २, ११; १७; २८.  
वृपा(-पासा-)-हुति- -तिः ऐ. २,  
१४.  
वृप्सु- -पुः ऐ. ५, ६; ८; शां. २३,  
३; तै. २, ६, ४, २; ८, ९, २; -पुषः  
शांआ. २, १८; श. ७, ३, १,  
३२; -पुषे तै. ३, ४, १०, १.  
वृप्सु- -मत् ऐ. ५, ६; ८.  
वृप्सु- -ष्यः तै. २, ४, ७,  
१०.  
वृप्सु- -प्ते तै. १, ५, ६, ३.  
√वृप्, वृमति श. ५, ५, ४, ९.  
वान्त- अद्र.  
वृप्- -न्नः श. ६, ६, ३, ६; -मूस्य  
जैआ. १, ६, २६.  
वृप्- -मीः तैआ. ४, २, ३;  
-मीभिः तै. १, २, १, ३; -मीभ्यः  
श. १४, १, १, १४; -म्यः श.  
१४, १, २, १०; -म्यैः श. १४,  
१, १, ८.  
वृप्- -रूप- -वेण तैआ. १, ५, २.  
वृत्त्य(√वी)- -यः ऐ. १, २८; ऐआ.  
५, ३, २; शां. १८, ४; २४, ५;  
श. १, ८, ३, १४; ३, ३, ४, १५; ४,  
२, ३, १०; ३, ४, २९; ३; ६, ४, २,  
६; ७, ३, १, २९; ८, २, ३, १०-  
१४; ४, १-१६; ५, २, ६; १०,  
१, ४, १३; ५, ५, ५; ११, ७, २, ८;  
१२, ९, १, ८; ११; १३, २, ६,  
१५; तै. २, २, ५, ४; ५, ८, ३;  
६, १७, १; २; ३; ४; ५; ६; ७;  
१८, १; २; ३; ४; ५; १९, १; २;  
२०, १-४; ५; ८, ७, ८; ८, १२;  
३, ३, ९, ३; ९, ५, ३; तैआ. ३,  
१०, १; ४; तां. १, ८, २; ३; ६; ८;

१०; ११; १३-१६; ५, १, १०;  
 १२; १७; ३, ५; जै. ३४<sup>३</sup>; ६२<sup>३</sup>;  
 सा. १, ७, १३; -यःऽइव वा ४.  
 १, २, २५; -यसः श. ६, ३, ३.  
 १९; १०, १, ४, १३<sup>३</sup>; २, १, ५<sup>३</sup>; ६;  
 ७:९-११; ११, २, ७, २८; -यसा  
 श. ४, १, ५, १२<sup>३</sup>; ६, ३, ३, १९;  
 ८, २, ३, ९<sup>३</sup>; १४<sup>३</sup>; ४, १-१०;  
 ११<sup>३</sup>; १२-१५; १६<sup>३</sup>; ९, ४, ४, ३<sup>३</sup>;  
 -यसाम् ऐआ. १, २, ४<sup>३</sup>; ४, २; श.  
 ३, १, २, २१<sup>३</sup>; ३, ४, १५; १०, ५.  
 २, १०; १२, ७, १, ६; २, १५; तां  
 १३, १०, १४; जै. ११७; १८२;  
 प. ३, ८; -यसि श. ११, ४, १,  
 ५; ६; ७<sup>३</sup>; १३; १४; १५<sup>३</sup>; गो. १,  
 ३, ७<sup>३</sup>; ९<sup>३</sup>; ४, १७<sup>३</sup>; -यांसि ऐ २.  
 १५; ७, १३; ऐआ. १, ७, ४; ४, २; २.  
 १, १; शां. २, २<sup>३</sup>; ११, ८; श. १, ५,  
 २, ४; ४, ५<sup>३</sup>; २, ५, १, १<sup>३</sup>; ३, ३, ३,  
 ३; ६, २, २६; ४, १, २, २६<sup>३</sup>; ३, १६;  
 ८, २, ३, १४; ७, ४, १३; ९, ३, ३,  
 ७<sup>३</sup>; १०, २, १, १; ५, ४, २; १२, ४,  
 १, ३; १३, ४, ३, १३<sup>३</sup>; १४, ४, २.  
 २९; ६, ९, २६; का. १, ३, १, १२;  
 ४, ३, १<sup>३</sup>; तै. १, २, ६, ३; ३, १२,  
 ५, ८; ९:७, ४; तैआ. ५, १०, ३<sup>३</sup>;  
 तां. १३, १०, १३; जै. ७१;  
 जैउ. १, १५, ३, ५<sup>३</sup>; प. ५, ६;  
 -योभिः ऐ. ३, ३१; श. ६, ७.  
 २, २<sup>३</sup>; ८, ७, ४, १३; ११, ८, १, ३;  
 तै. २, ३, ३, २; तां. ५, २, ३;  
 १०, १, १; -योभ्यः जैउ. १, ३,  
 १, ७.  
 वयस्कृत-स्कृत श. २, ३, ८, २१;  
 ८, ५, २, ६<sup>३</sup>; का. १, ४, १, १६;  
 -स्कृतम् श. २, ३, ४, २१; का. १,  
 ४, १, १६.  
 वय(स्य)→स्या-स्याः श. १०,  
 ४, ३, १५.

व्यस्वत्-स्वते श. ४, २, ३, १०<sup>३</sup>;  
 -स्वन्तः श. २, ३, ४, २१<sup>३</sup>; का.  
 १, ४, १, १६<sup>३</sup>.  
 वयो←वयम्  
 वयो-गत-न्तः ऐआ. २, ५, १.  
 वयो-धसु, धा-धसम् तै. २, ६,  
 १७, १:२<sup>३</sup>; ३; ४<sup>३</sup>; ५:६<sup>३</sup>; ७<sup>३</sup>; २०,  
 १<sup>३</sup>; ४<sup>३</sup>; ५<sup>३</sup>; -धाः श. ८, ६, ३, २१<sup>३</sup>;  
 १२, ९, ३, १६<sup>३</sup>; तै. २, ७, ६, ३;  
 तां. १, १०, ८; गो. २, २, १४.  
 वयो-नाधु-धाः<sup>३</sup>, -धैः श. ८, २,  
 २, ८.  
 वयो-विध-धम् श. १०, १, २,  
 १<sup>३</sup>; २, १, १.  
 वयुन-न्तम् श. ६, ३, १, १६<sup>३</sup>; ८,  
 २, २, ८<sup>३</sup>; -नानि श. ३, ६, ३,  
 ११; ४, ३, ४, १२<sup>३</sup>; १४, ८, ३, १;  
 तै. २, ८, २, ३; ३, ६, १२, १; ७,  
 ६, ५; तैआ. १, ८, ८.  
 वयुना-विद्-वित् श. ३, ५, ३,  
 १२; ६, ३, १, १६; १४, १, २, ८;  
 तैआ. ४, २, १.  
 वृत्-रः ऐ. ७, १५; शांआ.  
 ५, १; श. २, २, १, ४; ५, २, ३, १;  
 १३, ४, १, १०; १४, ९, १, ८; का.  
 १, २, १, २; तै. १, ६, १, ५<sup>३</sup>; २,  
 २, १, ५; ३, ९, २१, १; १२, ५, ७<sup>३</sup>;  
 तैआ. २, १६, १<sup>३</sup>; १८, १<sup>३</sup>; जै. ६;  
 प. ४, १; मं. २, ६, ९; -रःऽइव  
 जै. १३२; -रम् ऐ १, ७<sup>३</sup>; १३;  
 २, ३<sup>३</sup>; २२<sup>३</sup>; ३, ११; ३३<sup>३</sup>; ४, २०;  
 ६, ३५; ८, ९<sup>३</sup>; ऐआ. २, २, ३;  
 शां. १, २<sup>३</sup>; शांआ. १, ६; ५, १;  
 श. २, २, १, ४; ३, ९, २, १६<sup>३</sup>; ४,  
 १, १, २१<sup>३</sup>; ५, २, ३, १; ४, ४, ८<sup>३</sup>;  
 ७, ३, २, १४; ११, ५, १, १२<sup>३</sup>; ६,  
 २, १०; १३, ४, १, १०; १४, ४, १,  
 ३३; ७, १, १; ९, १, ८; का. १, २,  
 १, २; तै. १, ३, १०, १; ६, ७, ४;

२, १, १, ३; ८, ६, ७; ३, ११, ८, ४;  
 १२, ५, ७; तैआ. २, २, १; १६, १;  
 १८, १; ५, १, ४; ७; तां. ६, ७,  
 १३; जै. १०७<sup>३</sup>; १३६; १९३; मं.  
 २, ६, ११<sup>३</sup>; प. ४, १<sup>३</sup>; गो. १,  
 १, २३<sup>३</sup>; २, १७; १९<sup>३</sup>; -राः ऐ.  
 ४, ७; जै. १३२; -रान् तां. १३,  
 ४, १७; जै. ६<sup>३</sup>; -रेण श. १३,  
 ४, १, १०; तै. ३, १२, ५, ५;  
 तैआ. २, २, १; १६, १; १८, १;  
 -रेषु श. ६, ७, ३, ११; १४, ९,  
 १, ९.  
 वृत्-दा(√१दा)-दा तैआ. १०,  
 २६, १.  
 वृत्-वृत्, ता(√१वृ)-न्तः ऐ. १,  
 ७; २, ३; -न्ता ऐ. २, २२.  
 वृत्-वेदमभूत्-म् तैआ. १०,  
 १०, ३.  
 वृत्-सुद्-सुत्, द् ऐ. ४, २०<sup>३</sup>;  
 श. ५, ४, ३, २२; ६, ७, ३, ११;  
 तैआ. १०, १०, २; ५०, १.  
 वृत्-गः-गः तां. ५, ३, १०; गो. १, १,  
 ७; -णम् जै. १२५; गो. १, १, ७.  
 वृत्-शास्त्रा-न्त्रया तां. ५,  
 ३, ९.  
 वृत्-त्रा-न्त्राः तैआ. ६, ६, २.  
 वृत्-क-कानिऽइव शांआ. ८, ७;  
 ११, ३;  
 वृत्-सी-सी तां. १८, ९, १६.  
 वृत्-हः-हः ऐआ. ३, २, ४; शांआ.  
 ३, २; ११, ४; श. ५, ४, ३, १९<sup>३</sup>;  
 १४, १, २, ११; तै. १, १, ३, ६; ७,  
 ९, ४; -हम् तां. १, ८, १४; गो.  
 १, २, २; -हे श. ५, ४, ३, १९;  
 गो. १, २, २; -हेण तैआ. १०,  
 १, ८; -हैः ऐआ. ३, २, ४; तै.  
 २, ८, ५, १<sup>३</sup>; -हौ जै. १५०.  
 वृत्-चिह्नविबुधक-काः गो.  
 १, २, ८.

† अयं शब्दः स्थलमेतदन्तरा ब्राह्मणेषु सर्वत्रान्तोदात्त एव समुपलभ्यते संहिताषु च सर्वत्र मध्योदात्त एव । तु. ऋ. १०, ६७, ७; अ. २०, ९१, ९; मं. ४, १४, १०; द्र. १

वराह-विहत्त- -म् श. १४, १, २, ११; तै. १, १, ३, ७.  
 वराहु- -हवः तैआ. १, ९, ४.  
 वरिमन्- -मन् तै. २, ८, ७, ५.  
 वरिमन्- -मा ऐ. ५, १९; श. ६, ४, १, ८; ७, ४, १, ९; -माणम् श. ३, ३, ४, ३; तै. २, ७, १५, १;  
 -ग्णा श. २, १, ४, २८; ६, ४, १, ८; ७, ४, १, ९; ८, ६, १, ५; का. १, १, ४, २, ५.  
 वरिवस्- -वः ऐ. ८, २६; श. ३, ६, ३, १०; ४, ३, ४, १३; ८, ५, २, ३; ५; तै. २, ४, ७, ६; ११; गो. २, ४, १६; -चा? तै. २, ८, ९, २.  
 वरिवोद्वा(वस्/१दा)- -दाः श. ९, २, १, १७; तैआ. ४, ७, ४.  
 वरिवो(वस्/वि)-वित्त(र→)रा- -रा श. ४, ३, ५, १५.  
 वरिष्ठ, ष्टा(उरु+इष्टन्)- -ष्टः श. ८, १, ४, ४; २, ४, १९; ३, २, १२; तै. ३, ७, ७, १; तां. १६, २, ६; १९, १०, १३; ११, ९; जै. ९२; -ष्टम् श. ८, १, ४, ४; २, ४, १९; ३, २, १२; तां. १५, १, २; जै. ९२; -ष्टा श. ६, ३, २, २; तै. २, ४, ३, १३; गो. १, ५, ४; -ष्टाः तै. १, २, ६, ४; तां. १९, ११, ९; -ष्टाम् श. ६, ३, २, २; -ष्टं तै. २, ८, ४, ७.  
 वरीयस्(उरु+ईयसुन्)- -यः श. १, ४, १, २३; ३, ४, ४, २७; ५, १, ११; १३, ८, १, १९; तै. ३, ६, ३, २; -यः इव श. १, ४, १, २३; -यः सु तै. ३, ११, १०, २; -यसः शां. ८, ९; श. ३, ५, १, ११; -यान् श. ४, ६, ८, १७; तै. २, ४, ३, ११; तैआ. ४, ७, ५; तां. १६, २, ६; -यांसः तै. ३, ११,

७, ४; १०, २.  
 वरीयसी- -सी श. १, २, ५, १६; ३, ५, १, ११; का. २, २, ३, १५; -सीः श. ६, ३, ३, २५; -सीम् श. ६, ३, ३, २५; १३, ८, १, १९.  
 वरुण- -ण ऐ. १, १३; ६, ७; =३; शां. २६, ८; १३; शांआ १, ३; श. ३, ८, ५, १०; तै. ३, ११, ४, १; -ण श. ३, ८, ५, १०; ५, ४, १, १५; ६, ७, ३, ८; ९, ४, २, १७; १२, ९, २, ४; तै. १, ४, २, ३; ४; २, ६, ६, २; ७, ७, ५, ८, १, ६; ३, १, १, ७; ७, ११, ३, १२, ६; तैआ. २, ३, १, ४, १; ५, १; ४, २०, ३; तां. १३, २, ४; २४, १८, ८; मं. १, ७, १०; गो. २, ५, १३; -णः ऐ. १, २१; २४; २५; ३०; ३, ३४; ३८; ५०; ४, १०; ६, ६; २६; ७, ५; १५; १६; ८, १३; १८; ऐआ. २, १, ७; ५, १, १; शां. १, २; ५, ३; ४; ७, १०; ९, ६; १२, ८; १५, २; १८, ९; १९, ९; २१, २; २२, ३; २४, ९; २६, १०; शांआ. १२, ५; ६; श. १, ३, १, १६; २, २, ३, १; ३, २, १०; ४, ४, १८; ५, २, २; ४; ६; १०; १६; २३; ३४; ३६; ४, ३; ८; ३, ३, ४, ७; ४, २, १; ४, १, ४, १; ३; ४; ५; १०; २, १, ११; २७; ३, १५; १६; ११, ४, ३, ३; ६; ७; १०; ६, १, १; ७; १७; १७; २, २, २; १०; ६, १, १; ७; १७; २०; ८, ३, १०; ९, १, १५; १६; १७; २, १२; १३, ३, ६, ५, ८;

५, ४, ३, ७; ५, १, १८; १४, ३, २, १४; ४, २, २३; ६, ९, १७; २३; का. १, २, ३, १; ३, ४, १०; ५, १, २, ३; ४; ८; ३०; ३२; ६, ४, ४; ४, ९; २, २, ४, १३; तै. १, १, १, ५; ९, २; ४, ४, ३; ८; ६; ५, ५, २; ४; ६, ४, १; ५, ६; ७, २, ६; ४, २; ३; ८, ३; १०, १; २; ३; ४, २, ५, २; ४, १, ११; ५, ३, ३; ७, ३; ६, ४, १; ३; ६; ५, १; १३, २; ३; १४, ६; १८, ४; ७, १२, ५; ८, ६; ३; ७, २; ३, १, २, ७; ५, २, ३; ६, १, ३; ७, ७, ६; ९, १; ७; १४, २; ८, ४, १; ९, १५, ३; तैआ. १, ५, १; ११, १; १३, ३; ३, १०, १; १०, ४; ४, ३, १; ६, १; ४, २, ३; ५, ५, १; ७, ११; १२, २; ६, ९, २; ७, १, १; १२, १; १०, १, १२; १३; १४; १५; तां. १, ३, ३; ८, २-४; ८; १०-१२; १४-१६; ८, ८, ६; १३, २, ४; ९, २, ३; १५, १, ३; २, ४; ७, ७; २४, १२, ४; १८, २; २५, १०, १०; जै. ६३; ११४; ११७; १८८; जैव. ३, ५, २, २; ४, १, १, २-६; १२, १, ३; ४; ५, १, ५; ४, ४; मं. १, १, १०; दै. १, १; गो. १, १, ७; ४, ८; २, १, २१; २२; २, २; ४, ११; १५, ५, १२; ६, ७; -णम् ऐ. १, ३०; ६, १०; १५; ७, १४; १५; १६; ८, ७; शां. ५, ३; ४; ९, ६; १८, १०; ११; २२, ५; २६, ११; श. २, ५, २, ३; ७; ४, ५, १६; १९; ५, ४, ४, १०; ११, ६, १, १; १३, ३, ६, ५; का. १, ५, १, ३३; तै. १, ४, १०, ६; ६, ५, १; ३; ४; ५; ६; ७, १, २; १०, ३; ८, २, ४; ६, ३; २, २, ५, १; ५, ८, ४; ६, ११, ९; १७, ७; ७, १३, ३; ८, ४, ४; ३, ७, ९, ३; ९, १५, ३; १२, ७, ५; तैआ.

॥ उरुशब्दाद् इमनिनिमनिचप्रत्यययोर्भेदाद् द्विविध्यम् । † वरशब्दाद्पीठनीयसुनि च तथाविधे प्राति. इति Mv. प्रम्. । † Kt. इत्यस्य सम्बन्धन्तोऽनुवाददिन्नन्त्यः । ‡ वरणमिति मुता. अशुभः ।

२, १, १; २, १; ३, १: ४, १; ५, १;  
 १०, १, १२: तां. २४, १८, २;  
 जैड. १, १६, ३, ७; ष. ५, १; ९,  
 सा. १, ७, १०; ३, ६, १; गो. १, २,  
 १, ७; ४, ८; २, १, २१; २२; २,  
 २०; ६, ६: -णयोः गो. २, ३,  
 १३; -णस्य ऐ. १, २४; ४, ९;  
 ७, ९; १७; ऐआ. २, १, ७; ३, २,  
 ३; शां. ५, ३; शांआ. ८, ४; श.  
 २, ३, ४, ३७; ५, २, १; १६: ६, ४,  
 ८; ३, ३, ४, ५; २४: २५; २५;  
 ६, ३, २०; ४, १, ४, ९: ३, ४, १०;  
 ४, ५, ११; ५, ३, ५, २८; ७, ५, २,  
 १८; २०; २७; ३५; ८, ४, २, ६:  
 १२, ९, २, ४; १३, ३, ६, ५; का. १,  
 ४, १, २६; ५, १, १; १४; ६, ४, ९;  
 तै. १, १, ३, ८; ४, ८; ५, ३, १; ३;  
 ६, ५, ६; ७, ४, ३; ८, १, १; ९, १;  
 २, ३, ४, ३; ५, ६, १; ३, ८, ५; ६,  
 ६, ४; ७, ७, २; १७, २; ८, ६, ४;  
 ७, २; ३; ३, ३, १०, १; ८, २०, ४;  
 ९, १५, ३; तैआ. १, ७, ६; ११;  
 २; २७, ६; २, १३, १; ३, ९, २; ६,  
 ३, १; तां. १८, ९, १; जैड. ४,  
 ४, १, १; आ. २, २, १; जैआ. १,  
 ६१; २, १३, ११; गो. १, ४, ८;  
 २, १, २; २१; २, ९; -णा शां.  
 २५, २; शांआ. १, २; -णा श.  
 ४, ५, ७, ७; -णात् श. ४, १,  
 ४, २; ५, ४, ३, २: २०; ५, १; गो.  
 १, ४, ७; -णाय ऐ. ५, २७; ७,  
 ३; ९; १६; श. २, ५, २, ३७; ४,  
 ४, ५, ११; १६; ५, ३, ३, ९; ७,  
 २, २, १२; १२, ४, १, ९: ६, १, १५;  
 १३, १, ३, ३; १४, ३, २, १४;  
 का. १, ५, १, ३३; तै. १, ४, ३,  
 १; २; २, २, ५, २; ३, १, ५, ९; ८,  
 ६, ५; १८, ३; ९, १६, १; तैआ. १,  
 ३२, २; ३, १०, २; ४, ९, १; ५, ७,  
 १०; १०, १, १२: तां. १, ८, २;

१५, ३, ३०; जैड. ४, १, १, ७;  
 प. ५, ५: सा. १, ३, ७: ३, ३, ५;  
 -णे ऐ. ५, १; श. २, ४, ४, १९;  
 का. १, ३, ८, १२: -गेन श. २,  
 ६, ४, ३; ५, ४, ५, २; १२, ७, २,  
 १७: २०; का. १, ६, ४, ४; ५;  
 तै. १, २, ५, ३; ६, ४, १; ८, १, १;  
 तैआ. ६, ९, २.  
 वरुणानी-नी तै. ३, ५, १२, १;  
 -न्या: आ. १, ३६६.  
 वरुण-गृहीत,ता-तम् तै. १, ६, ५,  
 ५: -ता: श. २, ५, २, २: २४; ४,  
 ४, ५, १०: का. १, ५, १, २; तै.  
 १, ६, ४, १; -तेन तै. १, ६,  
 ५, ५.  
 वरुण-गोतम-मयो: आ. २, ३,  
 १३.  
 वरुण-उपेष्ट-ष्टेभ्य: तै. ३, ७, ४, ७.  
 वरुण-देवत-त: श. १४, ६, ९.  
 २३.  
 वरुण-देवत्य-त्य: ऐ. १,  
 १३; ३०: -त्यम् तै. ३, २, ४, ५:  
 -त्यानि ष. ५, ५.  
 वरुण-परितन-म् जैड. १, २,  
 ३, १  
 वरुण-पाशु-शम् सा. २, १, ५; ९:  
 -शात् श. २, ५, २, ३; ४; ५;  
 ७; ९: १०; १६; २२; २३; ४१;  
 ३, १: ६, ३, ४; ३, ६, ३, २०; ८, ५,  
 १०; ९, १, २१; ४, ४, ५, ११; ५, २,  
 ४, २; ५, १६; ६, ७, ३, ८; १२, ७,  
 २, १७; का. १, ५, १, ३; ४; ५; ७; ८;  
 १४; १९; २१; ३६: २, १; ६, ३, ४;  
 तै. १, ५, ९, ८; ६, ४, १; ४; ५; ५,  
 ५; ६; ८, १; ७, २, ६; १०, ६; ३, ३,  
 १०, १; मं. २, ८, १३; -शे श.  
 ३, ६, ३, २०; -शेन तै. १, ६, ५, २;  
 ४; -शेभ्य: शां. ५, ३; गो. २, १,  
 २१; -शै: शां. ५, ३; गो. २,  
 १, २१.

वरुण-प्रवास-सम् शां. ५, ३; -सा:  
 शां. ६, १५: श. २, ५, २, १; ११, ५,  
 २, ३; ९; का. १, ५, १, १; तै. १, ६,  
 ४, १; गो. २, १, २६; -सान् तै.  
 १, ३, ४, १; गो. २, १, २१;  
 -सान् तै. १, ४, १०, ६; तां.  
 १७, १३, ७: -सै: शां. ५, ३; ४;  
 श. २, ५, ३, १; ६, ८, ६; ८; ५, २,  
 ४, २; का. १, ५, २, १; ६, ४, ७;  
 ९: तै. १, ४, ९, ५; १०, १; २; ६;  
 ५, ६, ४; ६, ८, १; तां. १७, १३,  
 १७; २५, ४, १; गो. २, १, २२.  
 वरुणप्रवास-त्व-म् तै. १, ४,  
 १०, ६.  
 वरुण-मित्र-त्र: -त्रात् वं. ३.  
 वरुण-राजन्-जभ्य: तै. ३, ७, १०,  
 ४; -जान: तै. १, ५, ६, ४.  
 वरुण-लक्षण-म् तैआ. १, २, ३.  
 वरुण-लोक-म् शां. २०, १; शांआ.  
 ३, ३.  
 वरुण-वाचि(व-युडइ)तन-म्  
 ऐआ. ५, ३, २.  
 वरुण-सव-व: श. ५, ३, ४, १२;  
 ४, ३, २; २१; तै. २, ७, ६, १;  
 तां. १२, १३, १; -वम् तै. १, ७,  
 ३, ४; ४, ३; ६, ४.  
 वरुण-सानन्-म तां. १३, ९, २२;  
 जै. १८८; -मनी आ. जैआ. १,  
 ३७८; -मानि आ. जैआ. १,  
 २५५; -म्ना तां. १३, ९, २३.  
 वरुण्य,ण्या-ण्य: श. १, ३, १, १६;  
 २, ५, २, १; ३, ३, ४, २५; २९;  
 ४, २, १, ११; ८, ५, १०; १४; ५, २,  
 ५, १७; ३, २, ८; का. १, ५, १, १;  
 २, २, ४, १३; -ण्यम् श. २, ५, २,  
 २०; ४६; ५, ३, २, ६; ५, २५;  
 १६, २, ६, ७; का. १, ५, १, १७;  
 ३८; -ण्या श. १, ३, १, १४; ३,  
 २, ४, १८; ७, ४, १; ५, ३, २, ५;  
 ६, ४, ३, ८; ५, २, १३; का. २, २,

† 'वरुणस्व' इति आ. पाठः । ‡ विभक्तेः पूर्वसवर्णदीर्घः । || = नाट्यित(√ह)-तम- । वर्णलोपोऽत्र द्र.

४, ११<sup>३</sup>; १२; -ण्याः श. ५, ३, ३, ८; ४, १२; १३, ३, ८, ५; -ण्यात् श. ३, ८, ५, १०; ९, १, २१; ४, ५, ११; ५, २, ५, १६; ३, ५, २५; १२, ७, २, १७; ९, २, ४; का. १, ५, १, ८; १४; ३८.

वरुत्वा- -ता शां. २६, १२.

वरुत्वी- -त्रयः, -त्रीः<sup>१</sup> श. ६, ५, ४, ६; -त्रीम् श. ७, ५, २, २०.

वरुथ- -म् श. ३, ६, ३, ७; ६, ४, ३, ६<sup>३</sup>; तै. २, ८, ४, ७; तैआ. १०, ६३, १.

वरुथ्य- -थ्यः श. २, ३, ४, ३१; का. १, ४, १, २२; जै. १९०<sup>३</sup>.

वुरेण्य- -ण्यः ऐ. ३, २९; श. ६, ६, २, १४<sup>३</sup>; ७, २, ४; तै. २, ४, १, ६; ६, १८, १; तैआ. २, ५, १; तां. १२, १०, १; १४, ५, १; -ण्यम् ऐ. २, ३७; ४, ३२; ५, ५; १३; १९; शां. २३, ३; २६, १०; शांआ. ९, १; ८; श. २, ३, ४, ३९; ४, ३, १, २४; १३, ६, २, ९; १४, ९, ३, ११; का. १, ४, १, २८; तै. २, ६, १७, १; तैआ. १, ११, २; १०, २७, १; जै. १८०; १९९; जैउ. ४, १२, २, १<sup>४</sup>; ४; ६; ३, २५; मं. १, ६, २९; गो. १, १, ३२<sup>३</sup>; ३४; -ण्यस्य श. ९, २, ३, ३८; -ण्या तै. २, ८, ९, २.

वूर्ण(√वृज्)- -र्गः शांआ. ४, ७; सा. १, ४, १६; २, ५, ५; ३, १, २; -र्गम् श. १२, ४, ४, ३; सा. १, ७, १६; २, ४, ६; ६, ५; -र्गाः शां. २७, ३; सा. १, ४, १८; १९; गो. १, १, २४; -र्गेण सा. १, ४, ३<sup>३</sup>; ४; २, ३, ३; ३, ३, ४; ६, २; ३; -र्गो गो. १, १, २७<sup>३</sup>.

वूर्चस्(√वर्च्)- -र्चः ऐ. २, २<sup>३</sup>; ८, ६.

शांआ. १२, १<sup>३</sup>; श. १, ९, ३, १६; २, ३, १, ३१<sup>३</sup>; ४, १९; ३, १, ३, ९; २, ४, ९<sup>३</sup>; ४, ५, ४, ३<sup>३</sup>; ९; ५, २, ४, १६; ५, ९<sup>३</sup>; १०<sup>३</sup>; ११<sup>३</sup>; १२<sup>३</sup>; ५, ४, १, ७; ३, २५<sup>३</sup>; ६, ६, ३, १५; ७, १, १, २३<sup>३</sup>; ८, ४, १, १६<sup>३</sup>; ५, १, ११; का. १, ३, १, २२<sup>३</sup>; ४, १, १५; तै. १, १, ७, २; २, १, २४; ५, १, ४; ७, ८, ४; ९, ५<sup>३</sup>; ८, ९, १; २, ५, ७, १; ७, ९, ५; १७, २<sup>३</sup>; ३, ६, १, १<sup>३</sup>; तैआ. २, ५, १; ३; ४, ५, ४; ५, ८, १०<sup>३</sup>; तां. १, ३, १०; सा. ३, ७, ७; ८; ९, ५; -र्चसः श. २, ३, ४, १८; २०; का. १, ४, १, १४; १५; -र्चसा ऐ. ८, ७<sup>३</sup>; शांआ. १२, १; श. १, ९, ३, ६; २, ३, ४, २४<sup>३</sup>; ४, ३, १, ४; ४, ८<sup>३</sup>; ५, ३, ४, १२; १३; ४, २, २; ७, ५, २, १२; १२, ९, २, ९; १३, ८, २, ६; का. १, ४, १, १८<sup>३</sup>; तै. १, २, १, १४; ७, ८, ४; २, ६, ६, ५; ७, ७, १<sup>३</sup>; २<sup>३</sup>; ६; ९, ५; १५, २<sup>३</sup>; ४<sup>३</sup>; १७, १; २; ३<sup>३</sup>; तैआ. २, ४, १, १०, १; ४, १०, ४; ५; ११, ५; ४, १, १-३; ५<sup>३</sup>; ६; ५, ८, १०<sup>३</sup>; ६, ३, २<sup>३</sup>; १२, १; तां. १, ३, ५; ९, ७, ३; जै. १३<sup>३</sup>; १२७; मं. १, ६, ३२; -र्चसे श. ४, ५, ४, ९<sup>३</sup>; ६, २<sup>३</sup>; ३<sup>३</sup>; ८, ३, ४, ८; तै. १, २, १, १९; २१; २, ७, ७, ५; ३, ७, ६, १५; १६; तैआ. १, ३०, १; २, ५, १; तां. १, १, ९; २, ९; ६, ६, १७<sup>३</sup> मं. १, ६, ७; -र्चांसि श. ५, २, १, १५; तै. २, ४, ७, ७.

वूर्चस्य- > स्त्या- -स्याः तै. १, ८, ९, १.

वूर्चस्वत्- -स्वन्तम् तै. २, ४, ७, १; ३, ७, ९, ६; -स्वान् श. ४, ५, ४, १२<sup>३</sup>; ७, ५, २, १२.

वूर्चस्विन्- -स्विन् श. ४, ५,

४, १२; -स्विन्म् शांआ. १२, १; -स्वी श. ५, २, ५, १२<sup>३</sup>; तै. १, ७, ५, ३.

वूर्चस्विन्तम्- -मः श. ८, ४, १, १६.

वूर्चोद्स्, द्वा(-स्/द्वा)- -द्वसौ श. ४, ५, ६, २; ३; -द्वाः श. १, ९, ३, १६; २, ३, ४, १९; ३, १, ३, ९; ४, ५, ६, २<sup>३</sup>; ३<sup>३</sup>; ९, २, १, १७; का. १, ४, १, १५; तैआ. ४, ७, ४; ५, ६, ९; १०, ६३, १.

वूर्चोधा(-स्/धा)- -धाः तां. १, ३, १०; -धाम् श. ३, २, २, १७<sup>३</sup>.

वूर्ण(√वर्ण)- -र्णः ऐ. ५, २३<sup>३</sup>; ८, ४; श. १, १, ४, ३; ३, ३, ३, ८<sup>३</sup>; तै. १, २, ६, ७; ७, ८, १; २, १, ५, ७<sup>३</sup>; ४, ४, १; ३, ७, १३, २; तैआ. ७, २, १; जै. १६५; जैउ. ४, ११, २, ७; गो. १, १, २४; २५<sup>३</sup>; -र्णम् ऐ. ६, ३६; ८, ४; शां. २१, ४; २२, ४; २६, ५; श. ३, १, २, २०<sup>३</sup>; १४, ४, २, २५; तै. १, ४, ७, १; २, ७, १२, ६; ३, ३, ४, ५; १२, ९, २; तां. ५, ५, १४; १६; ६, ६, ८; ९, १०, २; जै. ११७; १६५<sup>३</sup>; मं. १, ६, २७; -र्णाः ऐ. ५, ३२; श. ५, ५, ४, ९; ६, ४, ४, १३<sup>३</sup>; प. ४, ७; ६. २, १; गो. १, ३, १६; -र्णात् श. ६, ४, ४, ९; -र्णानाम् तां. ६, ६, १०; गो. १, १, २७; -र्णाय तै. ३, ४, ४, १; १४, १; -र्णेन तां. १, ५, १०; जै. १६५<sup>३</sup>; गो. १, १, १६<sup>३</sup>; २५<sup>३</sup>; -र्णो श. ६, ४, ४, १३; तां. १२, ३, ५; १३, ५, २; १४, ९, ३; ११, ३; गो. २, ६, ६.

वूर्णा(-र्णऽअ-)-क्षर-पदा(-र्ऽअ-)-क्षरास्(ः) गो. १, १, २७.

† पा. ७, २, ३४ द्र. । † 'वूर्चोधाः' इत्येकं पदमिति सा. भा. आहतुः । तच्चिन्त्यं पपा-विरोधात् । तु. क्र. ३, ८, ३ ।



वर्णा(र्णऽअ)-न्ते गो. १, ३, १६.  
 वर्णक-कैन ऐआ. ५, ३, ३.  
 वर्त(क→)का(√वृत्)-का: जै. १५०.  
 वर्ति-ति: ऐ. ७, ९; तै. २, ८, ७, ८.  
 वर्तनि-निभ्याम् तै. २, ८, ७, ८;  
 -निम् तै. ३, ७, १०, २; जै. ९७;  
 जैठ. ३, ४, २, २; ३: -नी शां. ६, ११; गो. १, ३, २, २; -न्या शा. १४, ५, २, ३; -न्याम् शा. ३, ५, ३, १३; १४; जै. ९३; -न्यौ ऐ. ५, ३३; जै. १२५; जैठ. ३, ४, २, १.  
 वर्त्मन्-र्म शां. ९, ४; तै. २, १, ३, ५; -र्मन् तै. ३, २, ९, १५; ३, ४, ३; -र्मना तैआ. ५, ९, ३; -र्मनि शां. ९, ३.  
 ववर्त्र-तुर-म् जैआ. १, ४६६१.  
 वर्धन(√वृध्)-नेन शा. ४, ६, ४, ६; -नेषु शांआ. १२, ३.  
 वर्धनी-नी: ऐ. ८, ७.  
 वर्ध-व्यु(त→)ता-ता शा. ५, ४, ४, १.  
 वर्मन्(√रवृ)-र्म ऐ. ८, ११३; शां. ७, १०; शा. १, ३, ३, १४; ६, ३, ३, २५; ४, १, १०; तैआ. ६, १, ४; -र्मणा तैआ. २, १९, १; जैठ ४, १, १, २-६; -र्माणि शा. ६, ३, १, ३१.  
 वर्मिन्-र्मिणाम् शा. १३, ५, ४, १६; १७.  
 वर्ष(√वृष)-र्षम् ऐआ. २, १, ३; शा. १, १, ४, १९; २०; ५, २, १९; २, २, ३, ७; ९, १, १, ३५; का. १, २, ३, ५; तैआ. २, १४, १; जै. १८; ३८; १४४; जैठ. १, १२, १, ४; गो. १, १, ३३; ३५; ३६; २, ९; -र्षस्य ऐआ. २, १, ३;

शा. १, ८, ३, १२; ७, २, २, १०; ९, १, २, ५; १२, ३, २, ६; -र्षणाम् शा. ११, १, २, १०; ११;  
 -र्षणि ऐआ. १, ५, २; २, २, १; ५, ३, १; शांआ. ११, ८; शा. १, ९, ३, १९; २, ३, ४, २१; ३, ७, ४, १०; १०.२, ६, ७-९; ११, १, २, १०; ११; १३; का. १, ४, १, १६; जै. १२८; १८८; २०९; जैठ. ४, २, १, २; ५; ८; ११; मं. १, २, २; सा. १, ४, १०; २, १, ५; २, १, ४, ९; ३, ७, ७; ८; ९, ५; -र्षात् शा. २, २, ३, ७; का. १, २, ३, ६; -र्ष ऐआ. ५, ३, ३; -र्षेण शा. ९, १, १, ३५; गो. १, १, २५; ३६; ४, ३; -र्षेभ्यः शा. १, ९, ३, १९; -र्षेषु ऐ. ४, १७; शा. १०, २, ६, ८; का. १, २, ३, ६.  
 वर्ष-निर्णिज्-र्णिजः तै. २, ७, १२, ४.  
 वर्ष-पवित्र-म् ऐआ. ५, ३, २; जैठ. १, २, ३, १.  
 वर्ष-प्रावन्-वा तै. ३, ६, १३, १  
 वर्ष-वृद्ध-द्धम् शा. १, १, ४, १९; २०; का. २, १, ३, २१; तै. ३, २, २, ५; ५, १०; -द्धा: शा. १, १, ४, २०; तै. ३, २, २, ५; ५, १०.  
 वष-सहस्र-स्रम् आ. १; गो. १, २, ८; -स्राणि शा. १४, ६, ८, १०; तै. ३, १२, ९, २; गो. १, २, ८.  
 वर्षा-र्षा: शां. ३, ४; १४, ५; २२, ५; २९, ८; शा. १, ५, ३, ११; १२; २, १, ३, १; ५; ८; २, ३, ७; ८; ९; ११; ६, १, २; ३, १, १, ८; ५, ४, १, ५; ८, १, २, २; ५, २, १०; १०, ४, ५, २; ११, २, ७, ३२; १२, ८, २, ३३; १४, ३,

२, २२; का. १, १, ३, १; ४; ७; २, ३, ५; ६; ७; ९; ६, १, २; तै. १, ४, १०, १०; ३, १०, ४, १; ११, १०, ३; ४; तैआ. ४, १९, १; तां. ६, १, १०; २१, १५, २; जैठ. १, १२, १, ४; प. ३, १; म. २, १, ११; गो. १, १, १९; ५, १५; १८; -र्षणाम् शा. २, २, ३, ८; का. १, २, ३, ६; -र्षभिः शां. ३, ४; का. १, २, ३, ५; तै. २, ६, १९, १; तैआ. १, ३, ४; -र्षाभ्यः शा. १, ५, ३, ११; ८, १, २, २; १३, ५, १, १३; तैआ. १, ३, ४; -र्षाम् जैठ. १, ३, २, ७; -र्षासु शां. १, ३; ४, १२; शा. २, १, ३, ५; ८; २, ३, ७; १३, ५, ४, २८; का. १, १, ३, ४; ७; २, ३, ५; ६; तै. १, ४, १०, १०.  
 वर्षा-शरद्-रदौ शा. ८, ३, २, ७; ८; १२, ८, २, ३४; १३, ६, १, १०; ११.  
 वर्षाहर-राणि जैआ. २, १९, ४९.  
 वर्षिष्ठ,घा||-ष्ठ: ऐ. ६, ३; शा. ३, ५, १, १; ७, २, ७; ११, १, ६, ३१; ५, २, २; १२, २, ४, ७; १३, ६, १, ९; तै. २, ७, ११, २; -ष्ठम् ऐ. ६, ३; शा. ३, १, १, १; ११, ४, ३, १९; १३, २, ७, ४; तै. १, ३, ६, १; ३, ५, ७, ४; ७, ७, १; ९, ६, १; गो. २, ५, ८; -ष्ठम्ऽइव शा. ११, १, ६, ३, १; तै. २, ७, ११, २; -छा शा. ३, ४, ४, २३-२५; ६, २, १, १९; ११, ५, २, २; १२, २, ४, ४; -छा: शा. ८, ७, २, १७; -छान् जै. १६८; -छानि शा. ८, २, ४, १९; -छाभ्याम् शा. ११, ५, ४, ३; -छाय तै. ३, ४, ८, १

† 'वर्तनिः' इति कालि. मुपा. † 'वार्त्रतुरम्' इति आ. मुपा. अद्र. † 'दौ' इति मुपा. स्वरदिचन्त्यः ।

‡ 'वार्षाहराणि' इति आ. मुपा. अद्र. † † ← वृद्ध+इष्टन् 'प्रियस्विर-' इति पा. (६.४.१५७) द्र. ।

-ष्टे श. १,२,२,१४<sup>३</sup>; ११, ५, ४, ३; का. २,२,१,११<sup>३</sup>; तै. ३, २, ८, ६; -ष्टैः तै. १, ४, ८, ३.

वर्षीयस्-यः श. ३, ५, ३, ८; ८, ६, २, १२; ७, २, १७; १३, ८, १, १९; तां. १२, ४, ३; १०, २; १४, ४, १; १६, १०, ३<sup>३</sup>; गो. २, ३, १९; -यसःऽयसः ऐ. ३, ९; -यसाऽयसा श. ६, ३, ३, २५; -यसि श. ३, ८, १, १४; -यांसः श. ११, ४, १, ५; १३; गो. १, ३, ७, ९; -यांसि ऐ. ४, २४; तां. ७, ४, ५; -यान् शां. ६, १०<sup>३</sup>; तै. १, ६, ८, ६.

वर्षीयसी-सी श. ६, ५, २, ९; १२, २, ४, ३; जै. १४९; -सीम् श. ६, ५, २, ९; १३, ८, १, १९; तै. ३, २, ९, ११.

वर्षु(√वृष्)-०र्षो श. ३, ८, १, १४. वर्षुक-कः शां. २८, २; श. ७, ५, २, ३७; तै. ३, ३, १, २; ३; तैआ. १, २६, ५; ५, ६, ११; ८, ४; तां. २, २, ३; ३, ५; जै. १८; ३७; १२६<sup>३</sup>; जैउ. १, १२, २, २.

वर्ष्य, ष्यी-वर्ष्यस्यऽइव तां. १३, २, १; -ष्यीः तै. ३, ८, ६, २; तैआ. १, २४, १; ६, ४, १.

वर्षर्मन्-र्मन् श. ३, १, १, २; ५, ३, २०; तै. १, ३, ६, २; ३; ७, ९, ६<sup>३</sup>; २, ७, ९, ४; तां. ४, ५, १०; १६<sup>३</sup>; ११, ९, ४<sup>३</sup>; १९, १०, १०; ११; -र्मणः तां. ४, ५, १६; ११, ९, ४; -र्मणा तां. ४, ५, १०; -र्मन् ऐ. २, २<sup>३</sup>; श. ३, ५, ३, २०; तै. २, ४, ७, ७; ६, ७, १; ३, ६, १, १; २, १; ७, ७, १४.

वर्षर्मन्-र्मणम् तै. २, ७, १५, १.

वल्(√वल्)-लः तां. १९, ७, १; -लम् ऐ. ६, ७<sup>३</sup>; २४<sup>३</sup>; तै. २, ६, १३, १; तां. १९, ७, १; ३<sup>३</sup>; जै. १३१<sup>३</sup>;

२०३; गो. २, ५, १३<sup>३</sup>; -लस्य जै. २०३<sup>३</sup>; २०४; -लात् जै. २०३; -ले ऐ. ६, २४.

वल-गु-गम् श. ३, ५, ४, १०-१३; -गान् श. ३, ५, ४, २; ३<sup>३</sup>; १०-१३; -गानाम् श. ३, ५, ४, ९.

वलग-हन्-हनः श. ३, ५, ४, १८<sup>३</sup>; २०; २१; -हनम् श. ३, ५, ४, ९; -हनौ श. ३, ५, ४, २२<sup>३</sup>.

वल-भिद्-भित् तां. १९, ७, १; २५, १, १; २, १; जै. १३१; -भिदा तां. १९, ७, ३; जै. १३१<sup>३</sup>; -भिदी आ. २, ८, ९.

वल-व(त्→)ती-ती ऐ. ६, ७; गो. २, ५, १३.

वल्लका(-काऽअ-)न्त-न्तानि तां. १७, १, १५.

वल्ल-लकः तै. १, ४, ७, ६.

विलाका-कौशिक-कः, -कात् श. १४, ७, ३, २७.

वल्गा(√वल्गु)-ल्गाः तैआ. १, ३, २.

वल्गु-ल्गु जैउ. १, १६, २, १०; -ल्गुः तैआ. ४, ११, ३; ५, ९, ६.

वल्गु-त(म→)मा-मा तां. ६, ५, १३.

√वल्गाय, वल्गायति ऐ. ८, २६.

वल्मीक-कः तै. १, १, ३, ४; ३, ७, २, १; तैआ. ५, २, ९; -कम् श. २, ६, २, १७; का. १, ६, २, ८; तै. १, १, ३, ४; तैआ. ५, २, ९; -के श. १४, ७, २, १०.

वल्मीक-वपा-पा श. ६, ३, ३, ५<sup>३</sup>; तै. १, १, ३, ४; -पाम् श. १४, १, २, १०; -पायाम् तै. १, ८, ६, २; ३, ७, २, १.

वल्मीकवपा-सम्भारु-रः तैआ. ५, २, ९.

वल्क्षु-√वल्क्षु.

√वल्, वल्ति ऐ. ६, १८; १९; गो. २, ६, १<sup>३</sup>; उश्रन्ति श. ४, १, ३, १९;

उश्रन्ति ऐ. ३, २२; श. ३, ७, १, १५; मं. २, ४, ४; वक्षि शां. २६, १४<sup>३</sup>; वष्टु ऐआ. १, १, ४<sup>३</sup>; तै. २, ४, ३, १; अवशत् तै. २, ५, ८, ९.

वशा-शः ऐआ. २, ६, १; ५, २, ५<sup>३</sup>; शांआ. २, ११; श. ४, ४, ५, १९; ६, २, १, ३९; ८, ६, २, ३; ९, ३, ३, १९; का. २, १, १, ४; -शम् ऐ. ८, ९<sup>३</sup>; ऐआ. १, ५, १; शां. ३०, ३; ९<sup>३</sup>; शांआ. २, ११; श. १, ५, ४, ५<sup>३</sup>; ३, ९, ४, १४; ४, ३, १, १२; १८; १३, ५, ४, २२; तै. २, ८, ८, १; ३, १२, ३, ३; तां. १८, ९, १३; जै. १८<sup>३</sup>; ११७; मं. २, ६, ७<sup>३</sup>; ८<sup>३</sup>; -शान् एआ. ४, १, १<sup>३</sup>; श. २, ६, १, ३८; का. १, ६, १, २५; तैआ. ६, ३, २; -शौ ऐआ. १, ३, ४; ५, १; शांआ. २, ११; श. १, ३, २, १५; ९, २, ३५; ३, २, २, १७<sup>३</sup>; तै. ३, १२, ३, ३; तैआ. ३, १३, २; जै. १८<sup>३</sup>; जैउ. २, २, २, १; २; गो. २, ५, ९<sup>३</sup>.

वशाङ्गम-मौ मं. २, ६, ७.

वशि-म् तै. २, ६, १७, ७.

वशिन्-शि तै. १, ७, ५, ४; ८, २, ४; -शी ऐ. ३, १३; ऐआ. ४, १, १<sup>३</sup>; श. ११, ५, ९, १२; १४, ७, २, २४; ८, ८, १; तै. २, ४, १, १०; ३, ७, १२, ४; तैआ. १, १०, ३; ६, ५, २; १०, १, ९; १४; जैउ. २, २, २, १-३.

वशिनी-नी तै. २, ७, १७, १<sup>३</sup>; मं. १, १, ३; -नीः तैआ. ६, १, ४.

वशीयस्-यांसः जै. १८६; -यान् गो. २, २, १४.

वाचशान अद्र.

वशा-म् ऐ. ३, २६.

वशा-शया तै. १, ३, ४, ३; -शा ऐ. ३, २६; ऐआ. १, ५, २; श. १, ८, ३, १५<sup>३</sup>; ४, ५, १, ६; ९<sup>३</sup>; ५, १,

३,३; ५, १, ११; १३, ५, ४, २५;  
 तै. २, ६, १८, ४; तां. १८, ९,  
 १३; -शाः श. १३, ६, २, १६;  
 तै. १, ४, २, २; ३, ९, ९, ३; -शाम्  
 श. २, ४, ४, १४; ४, ५, १, ५; ९;  
 २, १; ५, १, ३, ३; ४, ५, २, २; का.  
 १, ३, ४, ८; तै. १, २, ५, २; ३, ४,  
 ४; ८, २, ४; २, ६, १७, ७; -शाय्याः  
 श. ३, ८, ५, ११; ४, ५, २, ६; ८;  
 तां. १८, ३, २; -शायाम् तां.  
 १७, ११, २; -शायै श. ३, ८,  
 ५, ११; ४, ५, ८, १५; ५, ३, ५, २६;  
 ५, ३, ८.  
 वशा(-शाऽअ)-न्न-न्नय ऐ. ६,  
 १०; शां. २८, ३; गो. २, २, २०.  
 वषट् ऐआ. १, २, ४; श. ६, ४, ३, ४;  
 तै. ३, ७, ११, ३; १३, ३.  
 वषट्/कृ, वषट्करोति ऐ. २, १२:  
 २८; ३, ५; ६; ७; ४, ११; शां. ३,  
 ५; १३, ६; १४, २; १५, ५; १८,  
 ५; श. १, ७, २, १२; १६; २०;  
 २१; ३, ८, ४, १०; ५, ५, ४, २६;  
 ६, ४, ३, ४; तै. १, ६, ९, ५; २, २,  
 १, ७; तैआ. ५, ७, ५, ६; जै. १८;  
 २०९; गो. २, ३, १-३; वषट्-  
 कुर्वन्ति ऐ. ३, ५; ६, ९; शां.  
 २३, ४; २८, ३; १०; श. ४,  
 ४, २, १६; तै. २, ३, ६, ४; तां.  
 ८, ५, ५; १२, १३, ८; १६, ५, २५;  
 जै. १, ६, २, ४; प. ३, ८; वषट्-  
 करिष्यथ तै. ३, ३, ८, ६; वषट्-  
 कुर्यात् ऐ. ३, ७; २२; ४, ११; शां.  
 ३, ५; ८, ७; २३, ५; श. १, ५, १,  
 १४; तैआ. ५, ७, ६; जै. १८;  
 १९; गो. २, १, ११; ३, १; ३;  
 ४; वषट्कुर्युः ऐ. ५, ९; श.  
 २, ६, १, २५; का. १, ६, १, १६;  
 तां. ८, ५, ५; गो. २, ६, १०;  
 वषट्कुर्याम् श. १, ५, १, २६;  
 वषट्कर्म जै. ३, ४, ३, ४.  
 वषट्क्रियते श. १, ८, २, १५; १६;

२, ५, २, ३३; ११, १, २, २; वषट्-  
 क्रियते श. ४, १, ५, १६; का. १,  
 ५, १, ३०; वषट्क्रियातै तैआ.  
 ५, ७, ५.  
 वषट्-करिष्यत्- -ष्यन् ऐ. ३,  
 ६; ८.  
 वषट्-कर्तु- -र्ता ऐ. ३, ७; ३२;  
 प. २, ७; गो. २, ३, ३; -र्तुः  
 श. ४, २, १, २९; ४, ३, १०.  
 वषट्-कार- -र ऐ. ३, ८; गो.  
 २, ३, ५; -रः ऐ. १, १०; २, १८;  
 ३७; ३, ५; ६; ८; २२; २३; ४७;  
 ४८; शां. ३, ५; १२, ४; श. १,  
 ३, ३, १४; ७, २, ७; ११; १३;  
 २१; २, ५, ३, १८; ६, १, २४; ४, २,  
 १, २९; २, ३, १, १७; ३, १४; ११,  
 २, २, ३; ५; १२, ३, ३, ४; १३, १,  
 २, ३; १४, ८, ९, १; का. १, ५, २,  
 १७; ६, १, १६; तै १, ६, ७, ४;  
 ९, ३; २, १, ५, ९; ३, ३, ८, ६; तैआ.  
 २, १४, १; ५, २, ३; ७, ६; १०,  
 ३, १, १; तां. ६, २, ५; ८, १, २; १८,  
 ६, २, २; जै. १२१; जै. १, १७,  
 २, ८; प. ४, ७; गो. १, ३, १०;  
 ५, २३; २, ३, १; २; ५; ६; २०;  
 -रम् ऐ. ३, ८; श. ११, १, ८,  
 ५; १४, ८, ९, १; तै. २, १, ५, ९;  
 सा. ३, ६, ८; -रस्य ऐ. ३, ८; शां  
 ३, ५; १२, ४; गो. २, ३, ५; -राः  
 ऐ. ३, ७; शां. १६, ६; श. ११, ५,  
 ६, ९; १२, ८, ३, ३०; तै. २, ६,  
 ५, ८; ३, ७, ६, १८; गो. १, २, ११;  
 २, ३, ३; -राणाम् श. ११, ५, ६,  
 ९; -रात् ऐ. ५, ३३; श. १, ३, ३,  
 १४; ५, २, ११; ७, २, १३; १४:  
 तै. २, ४, २, ३; जै. ३, ४, २, ६;  
 गो. १, ३, ३; -राय तैआ. ५, २,  
 २; -रे शां. १८, १२; श. २, ५,  
 ३, १८; -रेण शां. ८, ९; २२, १;  
 श. १, ५, २, ११; १४; १८; २०;  
 ६, ३, २८; ७, २, १२; ९, २, ३,

३५; ३, ३, १४; ४, १, ६; ११, १,  
 ८, ५; तै. २, ४, २, ४; जै. ४, ६,  
 २, ६; -रेषु शां. १८, १२; -रैः  
 श. १२, ८, ३, ३०; तै. २, ६, ५,  
 ८; १४, ३.  
 वषट्कार-गिधन- -म् तां. ८, १,  
 १; तां. ९, ६, १; २: ९, ६,  
 ९; आ. जैआ १, २५६; प. ३,  
 ८; ९.  
 वषट्कार-भू(त→)ता- -ता प.  
 ४, ७; गो. १, ३, १६.  
 वषट्कारा(-ऽअ)-नुमन्त्रण- -म्  
 ऐआ. ५, ३, २.  
 वषट्-कृत- -तः तां. ९, ६, २;  
 -तम् शां. ८, ९; २३, ४; श. १, ३,  
 ३, १७; ५, ३, २३; ८, ३, २५; ९, २,  
 २०; २, ४, ३, १४; ३, २, २, १८; ४,  
 २, ५, २; १४, २, १, २०; तै. ३,  
 ७, ११, १; गो. २, २, १२;  
 -तस्य जै. १८; -ताः श.  
 ११, २, ७, ३२; -ते ऐ. ७, ३३;  
 श. १, ७, २, १२-१४; २, ५, २,  
 ३१; ३२; ३७-३९; ३, ७-१०;  
 १२-१५; ६, १, २७-२९; ३१;  
 ३, ४, ४, ११-१३; ८, २, २३; २७;  
 ३, ३२-३४; ४, २, १, २३; ३, ५,  
 २०; ४, १, ७; २, ४-६; ३, ९; ५,  
 १६; १७; ५, २, ९; ११; ५, १, ३,  
 १४; २, २, १८; ३, २, ८; ३, १५;  
 ४, ४, २, ४; ९, ३, १, १६; १७; १०,  
 १, १, ६; ४, १, १४; २०; ११, २, २,  
 ५; १३, ५, २, २३; ३, ७; १४, २, २,  
 १५; ३, १, ३०; का. १, ५, १, २८;  
 २९; ३३; ३४; ३५; २, ६-९;  
 ११-१४; ६, १, १७-२०; तैआ.  
 ५, ८, २; -तेऽ-ते ऐ. ३, ८; गो २,  
 ३, ६; -तौ श. ४, २, १, २६.  
 वषट्-कृति- -तयः शां. १८, १०;  
 -तिम् तै. २, ८, २, २.  
 वषट्-कृत्य ऐआ. १, २, ४; शां. ३,  
 ६; गो. २, ३, ५; १३-१५;

४, १-३; १५-१७; वपट्कृत्यऽव-  
पट्कृत्य ऐ. ३, ८.  
वपट्-कृत्य- -त्यः ऐ. ३, ७; गो.  
२, ३, ३; -त्यम् ऐ. ३, ७; ५,  
९; गो. २, ३, ४; ६, ५; १०.  
✓ श्वसा, वसति ऐ. ३, २३; ५, ९;  
३०; ८, २४; २६; शांआ. ५, २;  
श. १, ६, ४, ५; २, ३, ४, २२; ४,  
१, १०; ८, १, १, ६; १०, ५, ४,  
१७; ११, १, १, ४; १२, ७, ३, ६;  
का. १, ४, १, १७; तै. १, ८, ५, ५;  
वसति श. १, ६, ४, ३; ३, ५, १,  
३६; ६, २, २, १६; १०, ५, ४, १७;  
११, ३, ३, १; १४, ८, १२, १; तै.  
१, ८, ५, ४; तां. ५, ९, २; १६, ६,  
३; ४; ७; ८; जै. १४४; १६८; सा.  
२, ६, १४; गो. १, १, ३१; २, १, १०;  
६, १०; वसतः शांआ. ५, ३; तै. २,  
१, २, ९; वसन्ते प. ४, ६; वसन्ति  
ऐ. ५, ९; १०; शां. २२, २; २६, ११;  
३०, ११; श. २, १, ४, ४; वसन्ति  
श. २, ३, २, १; ३; ४, १, १०; ३, ७,  
२, ४; ९, २, २, ३; ७; ११, १, १, ५;  
१४, ९, १, १८; का. १, ४, २, ५;  
तैआ. २, १५, १; २०, १; जै. ३८;  
प. ५, ८; गो. २, ६, १०; वसथ  
श. १२, १, ३, २२; उवास श.  
३, ५, २, १८; ११, ५, १, २; १२,  
२, २, १३; १४, ९, १, ११; तै. ३,  
१०, ११, ३; ११, ८, ३; जै. १५२;  
मं. २, २, १; ऊपतुः जै. १९०; २०४;  
ऊपुः श. १४, ८, २, १; जै. ३८;  
वत्स्यावः श. १४, ९, १, ६;  
वत्स्यामः जै. १६८; वसताव तै.  
३, ११, ८, २; वसानि शांआ. ११,  
८; श. ११, ३, ३, १; वसाम  
जै. २०४; अवसत् शांआ. ६, १;  
तां. १२, ५, ११; जै. १८८;  
अवसन् ऐ. ८, २१; श. १३, ५,  
४, ६; तैआ. १, ११, २; अवसम्

श. ११, ५, १, १०; अवसाम श.  
१४, ६, ७, १; वसेत् शां. ७, ९, ८,  
२; २२, ९; २५, १५; शांआ. ४,  
१५; श. १२, ३, ५, २; ४, ३, १०;  
५, २, १; तै. १, १, ४, २; वसेत्  
का. १, ४, २, ५; जै. १४४; सा.  
१, ५, १५; गो. १, २, ६; वसेयुः  
ऐ. ४, २१; वात्सीत् श. ५, ३, १,  
१३; अवात्सीत् श. ११, ५, १, २;  
अवात्सीः ऐ. ८, २४; तै. ३, ११,  
८, २; ३; अवात्सम् ऐ. १, २८;  
श. ११, ५, १, ५.  
वासयते श. १, ७, २, ५; १४, ४,  
२, २९; वासयन्ते श. ११, ६, ३,  
६; १४, २, १, २०; ६, ९, ४; अवा-  
सयन् शां. २५, २; वासयेत् श.  
१, ७, २, ५.  
वसत् -सत्तः का. १, १, ४, १; २,  
१, १, ६; ७; गो. १, १, ३१;  
-सताम् श. ३, ९, २, १६;  
-सन् ऐ. ७, ३१; ८, ८; तै. २, ५,  
५, ७; सा. १, ७, १; -सन्तम् ऐ.  
५, १४.  
वसति -तिः श. १३, ४, २, १७; ८,  
३, १; तै. २, ३, ५, ४; गो. १, ३,  
२२; -तिम् श. १४, ९, १, ५६;  
-तौ तैआ. २, १०, १; -त्या श. १४,  
९, १, ५६; -त्यै श. ६, ८, १, १२;  
१४; -त्यै तै. ३, ७, ३, ३.  
वसती-वृती- -रीः श. ३, ९, २,  
२; ७; ३, २९; ३०; ४, २५; ५, १,  
२, १६; ११, ५, ५, १०; १३, १,  
१, ४; -रीणाम् श. ४, २, ३, ४;  
५; -रीभिः श. ३, ९, ३, १२;  
१६; २९; ४, ६, ९, २३; -रीभ्यः  
श. ३, ९, ४, २५; -रीषु ऐ. २,  
२०; श. ३, ६, १, २६; ९, २, ७;  
३, ३०; १३, ४, ४, ३; ५, १, ४;  
जै. १८४; -र्यः ऐ. २, २०; श.  
३, ९, २, १६.

✓ रवसा, वस्ते ऐआ. २, १, ६; श.  
१०, ५, २, ४; १४, १, ४, १०; तै.  
३, ७, ६, ५; वस्ते तै. १, ७, १, ९;  
२, ८, ७, ८; जैउ. १, ११, २, ७;  
८; ३, ६, ९, ४; गो. १, २, २; ४;  
वसाते तै. २, ६, ४, ४; वसाथे  
शां. १८, १३; तै. २, ८, ६, ६  
वसीत् गो. १, २, ४; ३, ५; २, १;  
वक्षन् - नम् सा. १, ५, १५; -नेन  
प. ४, ४.  
वसना(-नऽअ-)न्त- -न्तेन शां.  
४, १५.  
वसन्त- -न्तः ऐ. ४, २६; श. १,  
३, ४, ७; ५, ३, ८; ९; १४; ६, १,  
१९; २, १, ३, १; ५; ६; २, ३, ९;  
६, १, २; ५, ४, १, ३; ७, ४, २, ३०;  
३१; ८, १, १, ५; १०, ४, ५, ३; ११,  
२, ७, ३२; १३, ४, १, ३; ६, १,  
१०; ११; १४, ३, २, २२; का. १,  
१, ३, १; ४; ५; २, ३, ७; ६, १,  
२; तै. १, १, २, ६; ७; ४, १०, १०;  
३, १०, ४, १; ११, १०, २; ४; तैआ.  
१, ३, २; ३, १२, ३; ४, १९, १; तां.  
६, १, ६; २१, १५, २; जैउ. १,  
१२, १, २; ७; मं. २, १, ११; प.  
३, १; गो. १, ५, १५; -न्तम् ऐ.  
४, २६; शां. ३, ४; २२, १; श.  
१, ३, ४, ७; ५, ३, ८; ९; तै. १, ८,  
४, १; जैउ. १, ३, २, ७; २, ४, ३,  
३; गो. १, १, १७; ५, १६; -न्तस्य  
श. २, २, ३, ८; का. १, २, ३, ६;  
-न्ता श. ७, २, ४, २६; तै. १, १, २,  
६; ७; ४, १०, १०; जैउ. १, १२, १,  
२; -न्तात् श. १, ५, ३, ९; १३, ८,  
१, १, ५; -न्ताय श. १, ३, २, ८;  
१३, ५, १, १३; -न्ते शां. ३, ४;  
४, १३; श. २, १, ३, ५; ६; ४, ३,  
१, १४; ११, २, ७, ३२; १३, ४, १,  
३; ५, ४, २, ८; का. १, १, ३, ४; ५;  
-न्तेन तै. २, ६, १९, १.

† ✓ १वस् निवासे ✓ २वस् आच्छादन इति विवेकः । ऽ'वृ-' इति मुपा. स्वरः? । ॥ वृस-' इति मुपा. स्वरः? ।

वसन्त-ग्रीष्म- -ष्मौ श. १२, ८, २, ३४.

वसव्यं (← वसु)- -व्यस्य तै. ३, ५, ७, ३; -व्यैः तै. ३, ६, १०, १.

वसा- -सया, -सा<sup>१</sup> श. १२, ८, ३, १२; -साः जै. २०७; -साम् श. ३, ८, ३, ३२.

वसा-पावन् (✓ १पा)- -वानः श. ३, ८, ३, ३२.

वसा-होम- -मः श. ३, ८, ३, ३०; ३५; ६, २, २, ३७; -मम् श. ३, ८, ३, २०; ३०; ३१<sup>१</sup>; -मस्य श. ३, ८, ३, ३५.

वसाहोम-हवनी- -न्याम् श. ३, ८, ३, १३.

वसाति- -तयः जै. २०४.

वसान, ना (✓ २वसु)- -नः ऐआ. २, १, ६; श. ७, ५, १, ९<sup>१</sup>; १४, १, ४, १०; तै. २, ७, ८, १; तैआ. ४, ७, १, ५, ६, ५<sup>१</sup>; ६, ४, २; तां. १७, १३, ६; ११; १४; जै. २०; जैड. ३, ६, ९, १; ४; -नाः श. ५, ३, ५, १९<sup>१</sup>; -ने जै. २०३.

वसिष्ठ, ष्टा (वसुमत+इष्टव्यं)- -ष्टः ऐ. १, २१; २८<sup>१</sup>; ६, १८; २०; ७, १६; ३४: ८, २१; ऐआ. १, ४, २; ५, २; २, २, २, ३<sup>१</sup>; ३<sup>१</sup>; ३, १, ६; शां. ४, ८; २५, २; २६, १४; १५; २९, २; ३०, ३; शांआ. ९, २; श. २, ४, ४, ३; ६, ४, २, ७<sup>१</sup>; ८, १, १, ६<sup>१</sup>; १२, ६, १, ३८; १४, ५, २, ६; ९, २, २<sup>१</sup>; ७<sup>१</sup>; १४; का. १, ३, ४, १; तै. १, ३, १०, ९<sup>१</sup>; २, ३, १, ३; ३, १, २, ७; तैआ. १०, २१, १; तां. ४, ७, ३; ७, ७, १८<sup>१</sup>; ८, २, ४; ११, ८, १४; १२, १२, १०; १५, ५, २४; १९, ३, ८; २१, ११, २; जै. ४३<sup>१</sup>; १४५; १७१<sup>१</sup>; जैड. ३, १, ३, १३; ४, ४, ६; प. ३, ७<sup>१</sup>; गो. १, २, ८; २, २, १०; १३; ३, ९<sup>१</sup>; ६,

१; -ष्टम् जै. १९५; गो. २, ३, २३; -ष्टस्य शांआ. २, १६; तां. ५, ४, ५<sup>१</sup>; ८, २, ३<sup>१</sup>; १२, १२, ९; १९, ३, ८; २१, ११, ३; जै. ४३<sup>१</sup>; १२९<sup>१</sup>; १९५; जैड. ३, ४, ४, ५; ७; आ. १, ६१; ७२; १०७; ११९; २४१; २७१; २७२; २८८; ३१०; ३१३; ३२८; ३४४; ३४५; ३५०; ३७२; ३७३; ३८१; ३९८; ४०५; ४२७; ४३७; ४८४; ४५६; ४६८; ५११; ५१२; ५१७; ५२७; ५२८; ५५१; ५६६<sup>१</sup>; ५७०; २, ६, ११; ७, ७; ८, १; १७, ९; जैआ. १, १०७; २४१; २८८; ३१३; ३२८; ३४४<sup>१</sup>; ३९७; ४२७; ४३७; ४६८; ५११<sup>१</sup>; ५१७; ५६१; ५६६<sup>१</sup>; ५७०; २, १६, ९; १७, १; १९, १०; गो. १, २, ८; -ष्टा शांआ. ९, २, श. १४, ९, २, २; १४; -ष्टाः श. १२, ६, १, ४१; तै. १, ३, १०, ९; ३, ५, २, ३, ६, १, ३; -०ष्टाः तै. २, ४, ३, १; -ष्टाव गो. २, ३, २३; -ष्टाम् शांआ. ९, २; श. १४, ९, २, २; -ष्टाय जैड. ३, ४, १, २; प. १, ५<sup>१</sup>; -ष्टायै शांआ. ९, ८; श. १४, ९, ३, ४; -ष्टासः गो. २, ४, २; -ष्टे जै. १७१.

वसिष्ठ-कश्यप- -पौ श. १४, ५, २, ६.

वसिष्ठ-जमदग्नि- -ग्न्योः आ. २, ३, १; जैआ. २, २, ७; १३, १.

वसिष्ठ-पुरोहित, ता- -ताः तां. १५, ५, २४; गो. २, २, १३.

वसिष्ठ-प्रासाह- -हः ऐआ. ५, २, २.

वसिष्ठ-यज्ञ- -ज्ञः श. २, ४, ४, २; का. १, ३, ४, १; -ज्ञम्, -ज्ञस्य, -ज्ञेन<sup>१</sup> शां. ४, ८.

वसिष्ठ-शफ- -फौ आ. २, १३, ५.

वशिष्ठ-शिला- -लाः(ः) गो. १, २, ८.

वृसीयस्- -यः ऐ. ८, २६; तै. २, १, २, ३; ३, १, १, ९; १०, १, १; -यांसः तां. १५, १२, ३; २३, १२, ४; २४, १९, २; -यांसम् तैआ. ५, ११, २; -यान् श. ३, ४, ४, २७; ९, १, ४; ५; ५, ५, ४, ११; १३: ८, ५, २, १; तै. १, १, २, ८; ४, ८<sup>१</sup>; ३, ९, १-३; २, १, ४, १, २, ३; १<sup>१</sup>; ३, ३, १०, १; २; ८; ३, १; २; ९, १७, ५; तां. ८, ६, १२; १२, ६, ६; १३, २, ३; २२, १२, २; ३<sup>१</sup>; २४, १९, २; प. २, ३; ३, १<sup>१</sup>; २-६.

वसु- -सवः श. ४, ४, १०; तै. २, ८, ६, ५; तैआ. ४, ८, ४; -सवः ऐ. १, १०; २, १८; ३७; ३, २२; ४२; ६, ३५; ८, १२; १४; १७; १९; ऐआ. ५, १, ४; शां. १२, ६; २७, ३; शांआ. १, २; ७; श. १, ३, ४, १२<sup>१</sup>; ५, १, १७; ८, ३, ८; ४, ३, ५, १; ५, ७, २; ६, १, २, ६; १०; ५, २, ३<sup>१</sup>; ३, १०; ४, १७; ६, ४, १२; ८, २, १, ५; ४, ३, १६<sup>१</sup>; ६, १, ५<sup>१</sup>; ३, ३; ९, ३, २, १; ११, ६, ३, ५; ६<sup>१</sup>; १२, ३, ४, १; १३, २, ६, ४; १४, १, १, १५; २, १, २०<sup>१</sup>; ४, २, २४; ६, ९, ३; ४<sup>१</sup>; तै. १, ५, ११, ३; २, १, १०, १; २, १०, ५; ६, १९, १; ७, १५, ५; ३, १, २, ६; ७; ५, ८; २, ३, ३; ५, २; ९, ७; ३, ९, ७; ६, २, १; ८, १८, १; ९, ४, ६; तैआ. १, ९, १; १२, ४; ३, ८, २; ५, ७, ६; ११, ४; १०, १, १४; तां. १, २, ७; ६, २, ५; ६, ७; जै. ८८; ९९; ११७; १३३; १३६; १३९; १४१; १८८; जैड. १, ४, ४, ४; ४, २, १, ३; ४; प. ४, ६; ६, १, १७; गो. १, ४, ८; ५, ११<sup>१</sup>; १५; २, २, १३; ६, १४; -सवे श. ५, २, १, २; तै. ३, १०,

७, १; -सु ऐ. २, ४०; ४१; ४, ६;  
 ५, ११; शां. १, ३; श. १, ६, ४,  
 ५; ३, २, २, २५; ३, ३, १५; १६;  
 ७, ३, ११<sup>३</sup>; १३; ८, ६, १, १९; ९,  
 ३, २, ४; ११, ४, ३, १९; १२, ८,  
 ३, ३, १; १४, ६, ९, ४; ७, २, २९;  
 तै. १, १, २, ३<sup>३</sup>; ६, १; २, ३, ४, २;  
 ४, १, २; ४, ३; ७; ८, २; ६, ५, ८;  
 १०, २-४; १३, १; २; १५, २; ८,  
 ९, २; ३, ५, २, ३; ६, १, ३; १०, ५;  
 १३, १; १५, १; तैआ. २, ५, २;  
 ४, ४, २, ३; १०, ३९, १; तां. ७,  
 ८, १; १०, १७; १३, ११, २; १९,  
 ७, १; जै. ३४<sup>३</sup>; ३७<sup>३</sup>; ४१<sup>३</sup>; जैउ.  
 ४, २, १, ३; मं. २, ४, १; गो. २,  
 ५, २; ६, ११; -सु: ऐ. २, २७<sup>६</sup>;  
 ४, २०<sup>३</sup>; ऐआ. ५, २, १; शां.  
 २२, २; २३, १; श. १, ६, ४, २;  
 ३; ७, १, १४; २, ३, ४, ३, १; ५, ४,  
 ३, २, २; ६, ७, ३, ११<sup>३</sup>; ८, ६, १,  
 २०; ९, ३, २, १; १३, ५, १, ८; का.  
 १, ४, १, २, २; तै. २, ४, ३, १; ५,  
 ४, ४; तैआ. १०, १०, २; ५०, १;  
 -सुन: ऐ. ५, २१; शां. २२, ४;  
 २६, १६; -सुना श. ३, ५, ३,  
 २२; मं. २, ४, १२; -सुभि: ऐ.  
 १, २, ४; ३, ३०; शांआ. ७, २३;  
 श. १, ९, २, ३, १; ३, ३, १, २; ४,  
 २, १; ५, २, ४; ६, ५, १, ९<sup>३</sup>; तै. २,  
 ६, ७, २; ८, २; ३, २, ९, ७; ६, ३,  
 २; ७, ५, १०; तैआ. १, ३, २; २०,  
 १; २५, ३; ३, ११, ७; ४, ६, १; ५,  
 ५, १<sup>३</sup>; गो. १, ५, १२<sup>३</sup>; २, २, २;  
 -सुभ्य: ऐ. ३, १३; श. ८, ४, २,  
 ७; तै. ३, १, ५, ८<sup>३</sup>; ३, ९, २; ७,  
 ४, ६; तां. १, ९, ९; जै. १४१<sup>३</sup>;  
 गो. १, ४, ७; -सुम् शां. २२, ९;  
 -सुपु तै. २, १, १०, १; ३; जै.

१३३; -सू तै. ३, ६, १३, १; मं.  
 २, २, १५; सून् शां. २०, ४; २२,  
 १; ३; श. ३, ९, ४, ९; श. ८, २,  
 २, ९; १४, २, २, ६; तै. ३, ७, ४,  
 ३; ८, १४, ३; तैआ. ५, ७, ६; तां. १,  
 ९, ९; जै. १४१; गो. १, ४, ८; ५,  
 १६; २, २, १५; -सूनाम् ऐ १, २, २;  
 ऐआ. १, ५, २; शां. १६, १; ३०, १;  
 श. १, ५, १, १७; ४, ३, ५, १<sup>३</sup>; २; ७,  
 २, १, २०<sup>३</sup>; ८, ४, २, ७; तै. १, ५, १,  
 ५; ११, ४; २, ५, ४, १; ५, १; ७, १;  
 ८, २, ६; ३, २, ३, ३; ३, ६, १०; ८,  
 १४, ३; १८, १; तैआ. १, १५, १;  
 ३, ९, १; ६, १२, १; तां. १३, ११,  
 २; जै. १३९; जैउ. ४, २, १, ३;  
 मं. २, ८, १५; दै. १, १८; गो.  
 १, ४, ८; २, २, ९; -सूनि ऐ. ५,  
 ११<sup>३</sup>; श. ३, ७, ३, १३<sup>३</sup>; ४, ४, ४,  
 १०; तै. २, ४, ७, ७; ५, ८, ८; १२;  
 ६, ९, १; ८, २, ८; ५, ८; ६, १; ३, ५,  
 ७, ४; ६, १०, ५; तां. १३, ११, ७;  
 मं. १, १, ६; ५, ४; गो. १, ३, २१;  
 २२; २, ६, ११<sup>३</sup>; -०सो ऐ. २,  
 १२; ३, १५; ४, ६; २९; ५, ४; १६; ८,  
 १; ऐआ. १, २, १; ४, १, १; शां. १५,  
 २; १९, ८; २०, २; २४, २; २५, ३;  
 ११; शांआ. १, ३; श. १३, ५,  
 १, ९; तै. ३, ६, ७, २; १०, ५; ९, ६,  
 १; तैआ. ४, ५, ५; १०, ५, २; तां.  
 ९, २, १६; जै. ८३; गो. २, ५, ३;  
 -सो: श. १, ७, १, ९<sup>३</sup>; १४<sup>३</sup>; १६;  
 ३, २, २, २५; ९, ३, २, १<sup>३</sup>; २<sup>३</sup>; ६<sup>३</sup>;  
 ३, १५; १८<sup>३</sup>; १९<sup>३</sup>; ४, २<sup>३</sup>; ३<sup>३</sup>;  
 १०, १, ५, ३<sup>३</sup>; २, ६, ६; तै. १, २, १,  
 २१; २, ४, ८, १; ३, २, ५, २; ७, ४,  
 १४; ८, २०, ५; ११, ९, ९; १०, २;  
 तैआ. १०, १०, २; तां. २१, ३, ७;  
 जैआ. १, ११९<sup>३</sup>; गो. १, १, २३;

गो. १, १, २, ३; -स्व: ऐ. ५, १८;  
 शां. २६, १५; तै. २, ४, ५, ५<sup>३</sup>;  
 ५, ६, ३; ८, २, ६; गो. २, ४, १६.  
 वृत्ती-स्वी श. ३, ३, २, २<sup>३</sup>;  
 तै. ३, २, ९, १३; -स्वीम् श. ३,  
 २, ९, १३.  
 वृत्त-क- -क: ऐआ. १, २, २;  
 शांआ. १, ३; -क्रात् ऐआ. १,  
 २, २.  
 वृत्त-क्षय- -य: जै. २०३.  
 वृत्त-चित्र- -म् श. १०, २, ६, ५.  
 वृत्त-ता- -ता तै. ३, ६, १०, ५<sup>३</sup>.  
 वृत्त-दान- -न: -नम् श. १४,  
 ७, २, २९.  
 वृत्त-दावन्- -वन् श. ६, ८,  
 २, ९.  
 वृत्त-धानी- -म् तैआ. ३, ११, ४.  
 वृत्त-धिति- -तिम् तै. २, ८, १, १;  
 -ती तै. २, ६, १०, २; ३, ६,  
 १३, १.  
 वृत्त-धेय- -यस्य श. १, ८, २,  
 १५; १६; २, २, ३, २५<sup>३</sup>; २७; का.  
 १, २, ३, २२<sup>३</sup>; २३; तै. २, ६, १०,  
 १<sup>३</sup>; २; ३<sup>३</sup>; ४<sup>३</sup>; ५<sup>३</sup>; ६<sup>३</sup>; १४, १<sup>३</sup>; २<sup>३</sup>;  
 ३<sup>३</sup>; ४<sup>३</sup>; ५<sup>३</sup>; ६<sup>३</sup>; २०, १<sup>३</sup>; २<sup>३</sup>; ३<sup>३</sup>; ४<sup>३</sup>;  
 ५<sup>३</sup>; ३, ५, ९, १<sup>३</sup>; ६, १३, १<sup>३</sup>; १४,  
 १<sup>३</sup>; २; ३<sup>३</sup>.  
 वृत्त-निधन- -म् तां. ७, १०,  
 १७; जै. ३८.  
 वृत्त-नीथ- -०थ श. ६, ६, ४,  
 १२.  
 वृत्त-धरा- -रा तैआ. १०, १, ८.  
 वृत्त-पति- -ति: तै. २, ८, ६, १;  
 -०ते श. ६, २, २, ९; -०त तै.  
 २, ५, ४, १; ८, २, ६.  
 वृत्त-पत्नी- -त्नी ऐ. १, २, २.  
 वृत्त-मव- -मव तै. २, ८, ९, १;  
 -मते ऐ. २, २०; श. ३, ९, ४, ९<sup>३</sup>;

† 'दावसोः' इति आ. सुपा. भाष्यसम्मतश्च गद. । ‡ 'वृत्त' (वृत्तम्) इति क्र. ४, १३, ४ सुपा. । § 'वृत्तताते'  
 इति सम्बुद्धयन्तं पदमेकं चक्रतुर्भा. सां. च । तद् वाहवृत्त(६, १, १३)विरोधाच्चिन्त्यम् । क्र इत्यत्र पया. (-सुता।ते)  
 अनुसारे व्याख्यां विदधत् सा.भा. इत्येतमाचिक्षेप स्वयद्योपरि सुद्विजे स्थले तमेवानुसारे इति चिन्त्यतरः सः ।

१४, २, २, ६; तैआ. ४, ९, १;  
५, ७, १०; जै. १६४; -मन्तम्  
शां. १२, ७; तै. २, ४, ८, ४;  
-मान् तैआ. ५, ७, १०.  
वसुमती-ती तै. २, ६, १०, ४;  
-तीम् शांआ. १३, १; श. १, ४,  
५, २; तै. ३, ७, ७, १३; -त्वा तै.  
३, ६, १३, १.  
वसु-म(य→)यी-यी श. ९, ३,  
२, ४.  
वसु-ण्व-ण्वः तैआ. १०, ६३, १.  
वसु-रोचिस्-चिपः जैआ. १,  
३३; आ. १, ३३.  
वसु-वृन्-ने श. १, ८, २, १५;  
१६; २, २, ३, २५; २७; का. १,  
२, ३, २२; २३; तै. २, ६, १०, १;  
२; ३; ४; ५; ६; १४, १; २; ३;  
४; ५; ६; २०, १; २; ३; ४; ५;  
३, ५, ९, १; ६, १३, १; १४, १;  
२; ३; मं. २, ६, ६.  
वसु-वृनि-निः श. १, ८, २, १६.  
वसु-विद्-वित्, द् श. २, ३, ४,  
३५; ११, ४, ३, १९; १४, २, १, १५;  
९, ४, २८; का. १, ४, १, २५; तैआ.  
४, ८, २; तां. १३, १, १; २; -विदम्  
तै. २, ८, ९, ९; ३, ७, ५, २.  
वसु-वृत्तम्-मः श. २, ४, १,  
९; का. १, ४, २, ४; तैआ. ३,  
११, ७; -मम् ऐ. १, १६; श. २,  
४, १, ८; का. १, ४, २, ४.  
वसु-श्रवस्-वाः श. २, ३, ४,  
३१; का. १, ४, १, २२.  
वसु-या(✓वस्य)-या तैआ. ६,  
११, १.  
वस्यु-यवः तै. २, ८, २, ६.  
वसोर्धारा-रया श. ९, ३, २,  
२; ६; ३, १८; ४, २; ३; -रा श.  
९, ३, २, १; ४; ३, १८; १९; १०,  
१, ५, ३; -राम् श. ९, ३, २, १; २;  
-रायं श. ९, ३, ३, १५; १९; १०,

१, ५, ३.  
वसुक-कः तां. १, १०, ११; गो.  
२, २, १४.  
वस्तु-स्तः श. १४, ४, २, ९.  
वस्ति-स्तः श. १०, ६, १, ५; १२,  
९, १, ३; तै. २, ६, ४, ४; -स्तम्  
तै. २, २, ९, २; -स्तेः जै. १०७.  
वस्ति-वर्ण-र्णःऽइव तैआ. १, ४, २.  
वस्तु-स्तोः ऐ. ७, ६; शां. २, १, ७;  
श. २, १, ४, २९; का. १, १, ४,  
२६; तै. २, ६, १०, १; ३, ६, ३,  
२; १३, १.  
वस्तु-वम-मः श. ८, १, १, ६.  
वस्त्र-स्त्रम् श. ३, ३, ३, ४; तैआ. ६  
१, १; -स्त्राणि शां. १८, १३; तै.  
२, ८, ६, ६; -स्त्रेण शां. ७, १०.  
वस्तु-स्ताऽइव श. २, ५, ३, १७;  
का. १, ५, २, १६.  
वसिनका-म् तां. १४, ३, १३.  
वस्य-स्यः, -स्य्याः जै. १९२.  
वस्यस्(=वसीयम्)-स्यः ऐ. १, २८;  
५, २०; तै. २, ४, ३, १; ८, ५, ८; ३,  
६, ८, १; जै. १९४; -स्यसः श. २,  
६, २, ११; का. १, ६, २, ६; तैआ.  
७, ४, ३; -स्यसीऽस्यसी तै.  
२, २, ९, १०; -स्यसे तै. ३, २,  
२, ४.  
वस्यष्टि(=स्यस्ऽअष्टि [✓अश])-  
-ष्टिः तां. १, १०, ११; गो. २, २, १४.  
✓वह, वहति ऐ. २, ३४; ३, ४५; ४,  
२९; ३१; ५, ३; ४; ५; ६; ८; १२;  
१३; १६-२१; ६, १८; शां. १०,  
६; १२, ३; २२, ७; श. १, ४, १, ४;  
२, २, ३, २८; ३, ३, २, १६; ५, ५,  
४, ३५; ८, ६, ३, २४; का. १, २, ३,  
२३; वहति श. १, ३, ४, ९; ४, १,  
३०; २, ११; ४, २; ४, २, ५, २०;  
२१; २२; ५, २, ४, १३; ७, ५, १,  
३०; १०, ३, ५, ६; १३, २, ७, ५;  
तै. २, २, ७, ४; ११, ६; तैआ. ३,

११, ९; तां. ६, ५, २१; १६, १,  
१३; १०, ६; जै. ६२; १०२; जैउ.  
३, ४, ३, ५; गो. १, २, ४; २, २,  
१७; ५, १५; ६, ११; १३; वहाते  
शां. १६, ५; वहतः शां. २६, ७;  
श. १, ४, ४, १; ७; १०, ३, ५, २;  
तां. ८; ५, ४; १६, १, ६; १०, ४;  
२१, १३, ७; प. ३, ७; वहन्ति  
ऐ. २, २०; ४, ५; २५; ५, १; ४; ५;  
६; ८; १२; १३; १६; १८-२१;  
७, १; ऐआ. २, १, ६; शां. १४, १;  
३; २६, ८; श. १, १, २, ९; ८, २,  
८; ३, ६, ४, ११; ४, ४, ३, १; ५,  
५, २, ४; १३, ८, ४, ६; का. २, १,  
२, ९; तै. ३, ३, ७, ५; वहन्ति श.  
श. १, ३, ४, ६; ८, २, ८; ४, ३, ४,  
९; ४, ३, १; ५, ५, २, १; ३; ५;  
तै. १, २, १, ११; ५, ४, १; २, २,  
३, ७; तैआ. ५, २, २; तां. २,  
१६, ३; १०, ५, ११; जै. १९; ५०;  
गो. १, २, १०; ३, १; ५, २, ४; २, ५,  
१; वहसि श. ८, ६, ३, २४; ९,  
५, १, ४७; वहसि श. १४, ८,  
१५, ११; उवाह श. १४, १, ३,  
२५; ऊहिये तै. २, ४, १, ९; ऊहिये  
तै. २, ५, ४, ४; ऊहयुः तैआ. १,  
१०, ३; वक्ष्यामि तैआ. ४, १, १;  
वक्ष्यामः ऐ. २, २०; तै. २, २,  
३, ७; तैआ. ५, २, १; वक्षत्  
ऐ. १, २८; तै. ३, ६, १३, १,  
वहात् श. १, ४, ४, १४; ८, २, ५; ६,  
१, २, ३६; वहातः श. १, ४, ४, २;  
वहाम् श. ४, २, १, ३२; वक्षि तै.  
२, ४, १, ५; ३, ६, ११, ३; तैआ. ४,  
११, ४; १०, १०, २; वहासि तै.  
३, ७, ६, ९; वहतु ऐआ. १, १,  
४; श. ७, ५, १, ३०; तै. १, ४,  
४, ८; वहन्तु तै. २, ६, १२, १;  
तैआ. ४, ४, १; वक्ष्य श. ४, ४,  
५, २१; वह श. १, ४, २, १; ४,

१५; तै. २, ५, ८, ९; ३, ५, ७, ६;  
 ६, १२, ३; वह तै. १, २, १, २०;  
 २, ५, ८, ७; ३, ६, १२, १; ७, ७, १०;  
 तैआ. ६, १, ४; जैड. ३, ५, २,  
 ११; मं. २, ३, १८; वहत तै. ३,  
 ७, ९, ३; तां. १, २, ५; जैड. ३,  
 ५, ४, ५; अचहत् श. १०, ६, ४,  
 १; जै. ६५; १०२; वहेत् श. १,  
 ५, १, १४; ४, ४, ३, १३; वृहेयम्  
 श. १, ३, ३, १३; ५, १, २६;  
 अवाट् तै. ३, ६, २, २; ५, १; मं.  
 २, ३, १७; अवाक्षीत् तै. २, ६,  
 १०, ३; अवाक्षुः श. १, ८, २, ८, ४,  
 ४, ३, १; वोढवम् श. ३, ८, २, ३,  
 वनीवाहयुते श. १, ४, ३, ६; ६, ८,  
 १; २; ४; वनीवाहयुते श. ६,  
 ८, १, १, ४.  
 वक्ष्यत्-क्ष्यन् ऐ. १, २८; शांआ.  
 १, ८; -क्ष्यन्तम् श. १, ४, ४, १५.  
 वक्ष्यन्ती-म् ऐआ. ५, १, ५.  
 वनीवाहन-म् श. १०, १, ५, २.  
 वनीवाहित-जः श. ६, ८, १, ३.  
 वचक्षु-क्षुः तै. १, ५, ८, ३.  
 वह-हः का. १, २, ३, २३; २, १  
 २, ९; -हम् श. १, १, २, ९; २,  
 २, ३, २८; ४, ५, १, १५; ५, २, ४,  
 १३; तां. १३, १२, १५; -हाः,  
 -हान् श. ५, ४, ३, १५; -हेन  
 श. २, २, ३, २८; ४, ५, १, १५;  
 ५, २, ३, ८; ४, १३; गो. १, २, २०.  
 वह-रावि(न्→)णी-म् ऐ. ५,  
 ९; गो. २, ६, १०.  
 वह(ल→)ला-ला श. ५, २, ४,  
 १३; -लाये श. ५, २, ४, ११; १३.  
 वहन्-हन् तै. ३, १, १, ९; -हन्तः  
 तै. २, ८, ६, २; तैआ. १, ११, १;  
 तां. १, २, ८.  
 वहन्ती-न्तीः तैआ. १, २४,  
 २; मं. २, ३, १५; -न्तीःSइव  
 तैआ. १, २४, ३; -न्तीनाम् तै.

१, ७, ५, १; -न्तीम् जै. १०२.  
 वहतु-तवः तै. १, ५, १, २; -तुम्  
 ऐ. ४, ७; मं. १, ३, ११.  
 वहमान-नः तै. २, ८, ६, १;  
 -नाः श. ४, ४, ४, १०; तै. १,  
 ५, १, २.  
 वहस्-हसा का. १, २, ३, २३.  
 वहिन्-ही तै. १, ४, ४, ११; ६,  
 १, ६; ७; ८; ९; ७, २, २.  
 वहिनी-नी तै. १, ७, १, ४.  
 वहिष(वोढु+इण्)-घान् तां. ११,  
 १, ५; -ष्टभिः तै. २, ४, ५, ४.  
 वहीयस्-यांसौ प. ३, ७.  
 वह्नि-ह्यः जै. १३२; -ह्नि तै.  
 १, १, ६, ११; ८, २, ५; -ह्निः ऐ.  
 ५, १३; ६, १८; १९; तै. १, १, ६,  
 १०; ८, २, ५; तैआ. ६, १०, १;  
 तां. १, ४, ५; १२, ३, ६; गो. २,  
 ५, १५; ६, १; -ह्निना तै. १, १,  
 ६, ११; ८, २, ५; जै. १३२;  
 -ह्निभिः तै. २, ७, १२, ५;  
 -ह्निम् ऐ. ६, १८; जै. १८०;  
 -ह्नी तैआ. ६, १, १.  
 वह्नि-तम-मम् श. १, १, २,  
 १२; का. २, १, २, ११; तै. ३, २,  
 ४, ४; -मान् श. ३, ७, ३, १०.  
 वह्नि-वत्(मतुप्)-वत् ऐ. ६,  
 १८; गो. २, ५, १५.  
 वह्नि-शिखा-खा तैआ. १०,  
 ११, २.  
 वोढवे, वोढुम्, वोढु-अद्र.  
 वा ऐ. १, १; ३; ४; ५; ऐआ. १, १,  
 १; २; ३; ४; २, १, १; शां. २, २;  
 ७; ६, २; ३; ४; शांआ. १, १;  
 ४, ३; ४; ८; १५; श. १, १, १,  
 १०; ११; १५; २, २; ४, ९; का.  
 १, २, ३, २३; २, ४, ४; ७; ३, १,  
 ३; २७; तै. १, ३, १०, ४; ७;  
 ४, २; ४, ४, १०; तैआ. १, १०,  
 ७; २६, ७; ३२, १; ३; २, २, १;

तां. २, ३, २; ५, १, ११; ६, ४;  
 ७, ७, १९; ८, १०; १६, ८, ८; जै.  
 १; ९; १०-१२; जैड. १, १, १,  
 १; २; २, ६; ७; ३, १; जैआ. १, ३;  
 ३९; ५६; ६१; ७२; आ. १५;  
 प. १, १; ४; ५; ६; मं. १, १, १४;  
 ५, ९; २, २, ११; ६, १३; दै. ३,  
 ४; ६; १२; १९; २२; सा. १, १,  
 १; ६; १०; १३; १४; सं. ३; ५;  
 गो. १, २, ४; १२; १४; ३,  
 १; ८; वाSइव श. १, ५, १,  
 ५; ३, १; ६, ४, १; का. १, ४,  
 २, १.  
 वा, वाति श. २, २, ३, ८; ६, १, ३,  
 १३; ७, ५, २, ४६; ८, ६, १, १५;  
 ११, ५, ६, ९; का. १, २, ३, ६; तै.  
 २, ३, ९, ४-७; वाति श. ६, १, ३,  
 १३; ८, १, १, ७; २, ३, २; ६, १, १७;  
 १०, ३, ५, १४; ११, १, ६, १७; का.  
 २, १, १, १; तै. २, ३, ९, ४-७;  
 तैआ. १०, ९, १; तां. ७, ९, ११;  
 जैड. १, १, २, ५; ६; ३, १, १, २०;  
 सं. १; गो. २, ४, ७; वातः तै. २,  
 ४, १, ७; तैआ. ४, ४, १; वान्ति  
 श. ३, २, १, ११; वासि जैड. ३,  
 ५, २, २; वातु तै. ३, ७, १०,  
 ५; वाहि श. १०, ३, ५, १४;  
 वायात् श. ११, ५, ३, ११; तै. २,  
 ३, ९, ९; गो. १, ३, १३; अवा-  
 सीत् जैड. १, १, २, ६.  
 वात्-वात-अद्र.  
 वाक्, वाकोवाक्य-, वाक्य-, वाक्या-,  
 वाक्षवह्-, वागपेत-, वागरा-, वागिमन्-  
 वाच् द्र.  
 वागरा-रया जै. १७९.  
 वाघत्-घतः ऐ. २, २; ५, ७; ऐआ.  
 ५, २, ४; श. ६, ४, २, ३; ३, १०;  
 सां. २, ३, ४; -घद्भिः ऐ. २, २;  
 श. ६, ४, ३, १०; तै. ३, ६, १, २.  
 वाच्(√वच्)-०वाग् तैआ. ४, ३०, १.

† 'वहराविणीम्' इति मुपा.† । 'वहु' इत्युपक्रमे ननु संभवेत् ?



वाक्, गृ. ऐ. १, ६; १३; १९;  
 २७; २८; २, ४; ५; ७; १०;  
 १५; १६; १७; २१; २४; २६;  
 २७; २८; ३८; ४०; ३, १, २;  
 ८; १५; ३७; ४४; ४, १; २१;  
 २८; ५, ३; ४; ९; १६; २३-  
 २५; २८; ३३; ६, ३; ७; १५;  
 २७; ३२; ३६; ऐआ. १, १, १; ४;  
 ३, २; ८; ४, २; ५, १, २; २, १,  
 २; ३; ४; ५; ६; ८; ३, ३; ६; ८; ४,  
 १; २; ७, १; ३, १, १; ६; २, १, ६;  
 ५, १, १; ५; ३, २; शां. २, ७; ५, २;  
 ६; ७, १; ४; ६; ९; ८, ५; ६; ९; ३;  
 १०, ५; ६; ११, २; ८; १२, ८; १३,  
 ५; ९; १४, २; ४; ५; १५, १; ३;  
 १६, ४; १७, ७; १८, ५; २२, ६;  
 २६, १; २७, १; ४; ६; ७; २८, ९;  
 २९, ३; ३०, ८; शांआ. १, ८; २,  
 १; १५; १७; ४, १; ३; १४; ५, ३;  
 ४; ५; ७; ६, २०; ७, १; २; ३; ४;  
 ५-८; १५; १९; २०; २३; ८, १०;  
 ११; ९, २; ३; १०, २; ८; ११, २; ६;  
 १२, १; शा. १, १, २, २; ४, ११;  
 १४; १५; १६; १७; ३, २, १६; ४,  
 १, २; २, १७; ३, ५; ४, १; २; ४; ६;  
 ७; ८; १०; ११; १५; ५; ८; १०;  
 १२; ५, १, २, १, २, ७; ६, २, ७;  
 ७, १, १५; २, २१; २, १, ४, १०;  
 २९; २, ४, ४; ३, १, १७; ५, ३,  
 १८; ४, ६; ३, १, ३, २७; ४, २;  
 ९; १४; १६; २१; २, १, १९;  
 २२; २४; ३८; २, ३; १३; २९; ३०;  
 ३, ८; १५; ४, ४; ६; ७; १०; ११;  
 १५; १६; २०; ३, १, १६; ४, ३,  
 १६; ५, १, २, ३; ३, ४; ३, १७; ४,  
 ९; ६, २, २; ८, १, १, २; २, ९; ९, १,  
 ७; ९; १७, १, ३, १; १२; १६; १७;  
 २, २, ११; ५, ३; १४; ३, २, १३;  
 ५, १, ४; ८, ३; ४; ६, ३, ३; ५,  
 २; ७, १; ५; १९; ९, १६; २१;  
 ५, १, ३, ११; ५, ६; २, २, ११;

१३; १४; ३, ४; ३; २५; ५, ८; ४, ५,  
 ७; ५, ४, १६; ६, १, १, ९; २, १५;  
 २८; ३, १, ८; ९; १९; ३३; ४३;  
 ४४; ४, १, ५; ७; २, ३; ५, १, ९;  
 २, २०; ३, ४; ४, ५; ८, १, १०;  
 ११; ७, १, २, १३; १८; २१, २,  
 २, ५; ३, ३; ४, १४; २८; ४, २,  
 ३४; ३५; ३७; ३८; ५, १, ७; ३१;  
 २, २१; ३६; ५२; ५३; ८, १, २, ७;  
 ८; ९; ४, २, ३; ३, ३; ५, २, ४; ५;  
 ४, १; ६, ३, २२; ७, २, ६; ७; ३,  
 ८; २१; ९, १, २, १७; २, २, ५;  
 ३, १, ४; १२; २, ४; ४, १७; ५, १,  
 ५३; २, ८; १०, १, १, ९; २, ३;  
 ४; ३, ४; १०; ४, ७; २, ६; ७; ३, १,  
 १; ४; ३, १; ६; ७; ४, ५, २; ५, १,  
 १; २; ४; ५; २, २; ३, ४; ५; ६, ४,  
 १; ५, ४; ११, १, ६, १८; २, ३, ६;  
 ४, ७; ८; ९; ६, ३; ७, ६; ३, १, १;  
 ४, २, १६; ५, ४, १३; ६, ३; ९, १;  
 २; ५; ७; १०; १२, १, १, ४; ५; २,  
 ४, १; ३, ४, १०; ७, २, ६; ८, २,  
 ४; ६; १९; २३; २५; २८; ९, १, ११;  
 १३; १३, १, ८, ५; ३, ६, ६; ४, १,  
 ७; १५; ६, २, १३; १४, १, ४, ८;  
 २, १, १२; १५; ३, १, १६; ४, १,  
 ३; २२-२५; २९; २, १७; ३, १, ४,  
 ३, १०-१४; १५; १८; २७; ३०;  
 ३१; ४, १; ५, १, १८; २, ४; ५; ६;  
 ४, ११; ६, १, ५; २, ४; १३; ७,  
 २२; ९, १५; २५; १०, ५; ६; ७,  
 १, ५; ३, १२; ८, २, ४; १५, ८; ९,  
 १, १५; २, २; ८; १४; ४, २५;  
 ३३; का. १, १, ४, १०; २६; २, ४,  
 ३; ३, १, १०; ५, २, १७; ३, ६, २,  
 १, २, ३; ३, १५; १७; १८; तै. १,  
 ३, २, ५; ४, ५; ५, १; ६, २; ७, ५,  
 ५; ८, ५, ६; ८, १; २; २, १, २, ३;  
 २, ४, १; ३, २, २; ४, ६, १०; ११;  
 ५, १, २; ३; ६, ५, ४; ७, १६, ४; ८,  
 ८, ४; ५; ३, २, ५, ९; ३, ८, ६; १०,

३; ७, ७, ७; ८; ९, २; ५; ७; ८, ११,  
 २; १६, ३; ९, १८, १; १०, ८, २; ४;  
 ९, ११; १२; ११, ८, १; १२, ५, २;  
 ९, ६; तैआ. २, ११, १; १७, १; ३,  
 १, १; ६, १; ९, १; ४, ३, ३; ५, ६,  
 ७; ११, ४; ५; ७, ३, ४; ७, १; १०,  
 ६४, १; तां. १, ३, १; २, १७, ४;  
 ४, ३, ३; ५, ३, ७; ५, १८-२०;  
 ७, १; ६; ८, २; ९, १४; ६, ४, ७; ५,  
 १०; १३; ७, ५-७; ७, ६; ३; १७;  
 ७, ९; १६; ८, ७, ३; ९, ६, १०;  
 १०, २, १; ३, १३; ४, ६; ९; १२,  
 ५; ७; ११, ५, २८; १०, १९; १२,  
 ५, १३; १४; १३, १५; १६; १३,  
 ५, १०; ६, १०; १२, १४; १४, ११,  
 २२; १५, १०, १३; १६, ५, १६;  
 ११, १७; १७, ५, १; १८, १, ९;  
 ५, २१; ६, १५; ८, ३; ७; १६; ९,  
 २१; ११, २; २०, १४, २; ३; ८  
 १५, २; २१, ३, १; ५, ४; २२, ९,  
 ४; २३, १, ४; २, २; २, ४; २५,  
 १८, ४; जै. १६; २५; ६२; ८८;  
 ९५; ९६; १००; १०४; ११५;  
 ११८; १२३; २२६; १३३; १४६;  
 १५६; १६५; १६८; १८२;  
 २१२; जैठ. १, १, १, ७; २, १;  
 ७, ३; २, २, २; ५; ३, १; ७, १, २;  
 २, ४; ८, १, ८; २, २; ९, १, ३; ४;  
 ११, १, २; ३; १२, २, ८; ५, ३; १३,  
 १, १; २; ३; ४; ६; २, ३; १५, २, ६;  
 १७; १, २; ३; १८, २, ८; ३, ३; २,  
 १, १, १, २, १; २, १, ५; ३, ३, ३; ६;  
 ४, १, ४; २, १, २; ५, १, २; ३, ४; ६;  
 ७; ३, १, २, ५; २, ५, १०; ३,  
 ३, १, २; ४, ९; ४, १, १, २, १; ५, १,  
 १३; १६; ६, ४, ९; ५, १; ६, १;  
 ८, ४; ७, २, २; ४, ५, १, ४; ६, ३,  
 ६; ९; ८, १, १, २, ६; १०; १०, १, ३;  
 ५; ११, १, ११; २, २-५; ४, १; ५,  
 १; १२, १, १५; १६; सा. १, १, १२;  
 प. १, ३; ४; २, २; ६; ८; मं. २,

४,५; सं. १<sup>३</sup>; गो. १,१,४<sup>५</sup>; ३३<sup>३</sup>;  
 ३७; ३८; २,११<sup>३</sup>; १२; १८<sup>३</sup>; २१;  
 ३,२<sup>५</sup>; ३,१४; २१; २२; ४,४,५,४<sup>३</sup>;  
 १५; २५; २, १, ३; १, २०; २, ९;  
 १३; १७<sup>३</sup>; २३; ३, ५<sup>३</sup>; ६<sup>३</sup>; ८<sup>३</sup>; ४,  
 १०; ११; ५, ४<sup>३</sup>; १३; ६, ८<sup>३</sup>; १०<sup>३</sup>;  
 १६<sup>३</sup>; वाक्स्वाक् ऐ. ५, २८;  
 वाग्भिः ऐआ. २, ३, ५; प. २, ५;  
 ६; ७; १०; वाग्भ्यः तां. २१, ३,  
 ५; वाश्चू जैठ. ४, ६, ३, ९<sup>३</sup>;  
 वाचः तै. १, ३, २, ७<sup>३</sup>; ८, ४, २;  
 तैआ. ५, ८, ७; ८, ४, १; ९, १;  
 वाचुः ऐ. २, ७<sup>३</sup>; १५<sup>३</sup>; १७; २६; ३,  
 ४४; ४, १; ३<sup>५</sup>; ५, ४; ७, २७; ८,  
 ७; ९<sup>३</sup>; ऐआ. १, ३, १; ३<sup>३</sup>; ६<sup>३</sup>;  
 २, १, ३; ७; ३, ३; ६<sup>३</sup>; ८; ४,  
 १; ३, २, ५<sup>३</sup>; ५, ३, २<sup>३</sup>; शां. २, ७;  
 ३, ५<sup>३</sup>; ७, ६; १०, ६<sup>३</sup>; ११, १; ८;  
 २२, ६<sup>३</sup>; ३०, ७<sup>३</sup>; शांआ. २, ६; ६,  
 २; १७; शा. १, १, ४, ८<sup>३</sup>; १२<sup>३</sup>;  
 ३, २, १६; ४, ४, ७; ५, ८; १३;  
 २, १, ४, ८; १०; ३, २, १, २६; २, ८;  
 ४, ११; ३, १, १; २, ५, ४, १७; ९, १,  
 ७; १७; ४, १, ३, १६<sup>३</sup>; १७;  
 ५, ८, ४; ६, ७, ३; ६; ९, १६<sup>३</sup>; १९;  
 ५, २, २, १३<sup>३</sup>; १४<sup>३</sup>; ३, ५, १६<sup>३</sup>; ४,  
 ४, १४; ५, ५, १२; ६, १, १, ९; ३, १,  
 ९; ३४<sup>३</sup>; ५, ३, ४; ६, १, १८<sup>३</sup>; ७, १,  
 २, १८; ५, १, ७; २, ६; ८, ७, २, ३;  
 ६, ३, २०<sup>३</sup>; ९, ३, ४, १७<sup>३</sup>; १०, १,  
 १, ९; ३, १, ४<sup>३</sup>; ५, १, ३; ३, ४; १३, ५,  
 २, ९; २, २; १४, ३, २, २०; ४, ३, १, ५;  
 १८; ६, ७, २, २; ७, २, २; ९, ४, ३; ३;  
 कां. १, १, ४, ७; २, १, ३, १३<sup>३</sup>; १६<sup>३</sup>;  
 तै. १, १, ५, १<sup>३</sup>; ३; ३, ६, २<sup>३</sup>; ३; ५,  
 ४, २; ७, १; १२, १<sup>३</sup>; ७, ६, २<sup>३</sup>; ८, ३,  
 ३<sup>३</sup>; ४; ८, १; २; २, २, १, ७<sup>३</sup>; ४, २,  
 १<sup>३</sup>; ६, ६; ७, १६, ४; ८, ८, ६; ३, २,  
 ५, ७; ३, ८, ५; ७, ११, १; ८, १६,  
 ३<sup>३</sup>; ९, ५, ५<sup>३</sup>; तैआ. १, ३, ३; ४, १;

३; ९, ४; १०, ४; २, ११, १<sup>३</sup>; ३, २,  
 १; ११, २; ४, २७, १; १०, ६, ३, १;  
 तां. १, ३, १; ५, १०; ४, २, १७<sup>३</sup>; १८;  
 ५, ५, २०; ७, १; ८, २; ३; ६, ५,  
 १८, ७, ६; ९, १०; ११; १२; ७, ८,  
 १५; ८, ६, १३<sup>३</sup>; १०, २, ७; ११, १,  
 ३<sup>३</sup>; ५, २८; ६, १; १२, ३, ६; ५,  
 १; १२; १०, ७; ११, ३; ४; १२, ४;  
 १६, ९, ३; ११, २; १८, ५,  
 २१; ६, १५; ८, ७<sup>३</sup>; १०; ११, २;  
 २०, १४, ३<sup>३</sup>; १५, २; २१, ५, ४;  
 १२, २<sup>३</sup>; २३, २, ५, ३; २४, ९, २;  
 जै ११७; ११८; १३९, १४३<sup>३</sup>;  
 १४६<sup>३</sup>; १५५; १५६; १६५<sup>३</sup>;  
 १६६<sup>३</sup>; १६८; १७०<sup>३</sup>; १७१<sup>३</sup>; प २,  
 १; २; ३<sup>३</sup>; जैठ. १, १, ७, ३; ५<sup>३</sup>; २,  
 २, ५; ८, १, ८; २, २; ६; १२, ३, ५<sup>३</sup>;  
 १३, १, १; ४; ७; १८, ४, १४; २, १,  
 २, ५; ५, ३, ७; ३, १, ३, १५; ४,  
 ५, १<sup>३</sup>; ४, ८, ३, ९; ४, १०, १, २;  
 जैआ. १, १६९; २८१; २९५;  
 ४४२; ५३७; ५८०; २, १, १; २, ४;  
 २४, २; आ. १, १६९; २८१; २९५;  
 ४४२; ५३७; ५८०; २, १५,  
 १; सा. १, ४, ४; २, ७, १०; १२; १,  
 २, ११; २, २, १, ७; ४, १९; वाचम्  
 ऐ. १, ६<sup>३</sup>; ८; १३; १९; २८<sup>३</sup>; २,  
 २; ४<sup>३</sup>; ५<sup>३</sup>; ७; १५<sup>३</sup>; २१<sup>३</sup>; २६;  
 २७<sup>३</sup>; २८; ३३; ४०<sup>३</sup>; ३, २; ८; १५;  
 २०; ३७; ५, ४; ५<sup>३</sup>; ९<sup>३</sup>; १०; १६;  
 २१; २२; २४<sup>३</sup>; ६, १५; २४; २७;  
 २८; ३२; ३३; ३६<sup>३</sup>; ८, ९<sup>३</sup>; ऐआ.  
 १, १, १; ४<sup>३</sup>; ३, १; ३<sup>३</sup>; ६<sup>३</sup>; ८; ५, १;  
 २, १, ७; २, ६<sup>३</sup>; ६, १; ३, १, ६; २,  
 ६; ५, १, ५; शां. २, ७<sup>३</sup>; ५, २;  
 ६, १३; ७, ६; ९, १; १०, ५;  
 ६; ११, २<sup>३</sup>; ६; ८<sup>३</sup>; १७, ७; २०, २;  
 २२, ९; २६, १; २७, १; ६<sup>३</sup>; ७;  
 २८, १; २; ३०, ८; शांआ. १, ८<sup>३</sup>;  
 २, १<sup>३</sup>; १५; ४, १; ४; ५; १५<sup>३</sup>; ५, २;

६; ८; ७, १९; २३; ८, ८; ९; ११;  
 १०, २; १२, २; शा. १, १, २, २; ४,  
 ८<sup>३</sup>; ९; ११; १३; १७; २, ५, २१;  
 ४, १, ३; २, १७; ३, ५; १५; ५, १,  
 १८; २१; ४, ६; ७, ४, २०; ८, १, २;  
 ३, २५; २, ३, १, १७; ४, १, १; ६<sup>३</sup>;  
 १२<sup>३</sup>; ३, १, ३, २७; २, १, १८<sup>३</sup>; २४<sup>३</sup>;  
 २५; ३६<sup>३</sup>; ३७; ३८; २, १<sup>३</sup>; ४<sup>३</sup>-६<sup>३</sup>;  
 ७; ८<sup>३</sup>; २६<sup>३</sup>; २७<sup>३</sup>; २९<sup>३</sup>; ४, ३<sup>३</sup>; ५,  
 १, १८; ४, ८<sup>३</sup>; ८, १, १३<sup>३</sup>; २, ६;  
 ९, १, ७<sup>३</sup>; ४, ६<sup>३</sup>; ७; २४; ४, २, २,  
 ६; ७; ८<sup>३</sup>; ९; १०<sup>३</sup>; ५, ११; ३, २,  
 १३; ३, १९<sup>३</sup>; ५, १, ४; ६, ७, ६; ९,  
 ७; २१<sup>३</sup>; २२; २३; २४<sup>३</sup>; ५, १, १,  
 ११<sup>३</sup>; ५, ६; ८; ९; २, २, ९; ३, ४,  
 २५; ४, ४, ९; ६, १, २, ६; ७-९;  
 ३, १, १९; ४४<sup>३</sup>; ६, ४, १<sup>३</sup>; २<sup>३</sup>; ७,  
 ४, १४<sup>३</sup>; ७, १, २, २१; २, २, १<sup>३</sup>;  
 ३, १, ४; ४, २, ३४<sup>३</sup>; ३७; ३८<sup>३</sup>; ८,  
 १, २, ८; ९<sup>३</sup>; ९, १, २, १७<sup>३</sup>; २, १,  
 १<sup>३</sup>; ५, १, १२; १०, ३, ३, १; ५, १,  
 ३; ३, ४; ६, ५, ४; ११, ५, ४, ६-  
 ११; १३<sup>३</sup>; ५, १०; ९, १; ७; १०;  
 ११; १२, १, १, ४<sup>३</sup>; ५<sup>३</sup>; ७, २, ६;  
 ८, २, २८; १३, २, ९, ९<sup>३</sup>; ४, १, ७;  
 १०; ५, २, १०<sup>३</sup>; १४, १, ३, ३; ३;  
 ४, ८; ३, १, १६; ४, १, ३; १३; ३,  
 ८; ७, ३, ५; ८, ९, १; १५, ८; ९, १,  
 ८; ४, १७; कां. १, ३, १, १०; ४,  
 २, १; ३<sup>३</sup>; ७<sup>३</sup>; २, १, २, ३; ३, १३<sup>३</sup>;  
 १६; १९; तै. १, १, १, ३; २, १,  
 १५; ३, २, ५; ४, २; ३; ५; ५, १<sup>३</sup>; ६,  
 ३<sup>३</sup>; ५, ७, १; ६, २, २; ७, २, १; ८,  
 ३; २, २, ६, ४<sup>३</sup>; ४, ५, ४; ६, १०;  
 १२; ५, १, ३; ६, ५; ६, १४, २; ६;  
 २०, २; ७, ५, १; १५, २<sup>३</sup>; ८, ८, ४<sup>३</sup>;  
 ५; ३, १, २, ५; २, ३, ६; ८; ५, ७;  
 ८, ७; ३, ८, ५; ६, १, ३; ८, १, ३;  
 १६, ३; तैआ. १, ६, ३; ३, ११,  
 ११; ४, १, १; २, ५; ३, ३; ७,

३;३१, १; ३४, १; ५, १, १; ३,  
 ९; ६, ७; ११, ५; ६, ६, २; ९,  
 १, १; तां. १, २, १; ३, ४; ४, ९,  
 १६; ५, ३, ७; ७, १; ६, ८, १; २; ६,  
 ५, १३; १४; १५; ७, ८; ११; ७, ६,  
 ३; ९, १, १२; १३; ४, २; ६, १०; ८,  
 १३; १०, ४, ६; ९; १२, ७; १२, ५,  
 ११; ६, ८; १३, १६; १३, १२, ३;  
 १५, ७, ५; १७, ५, १, २; १८, ८, ७;  
 १६; २०, १४, २; ४, ५; ७; २१,  
 १०, १७; २३, २, ३; ५, ३; ९, ४;  
 ११, ४; २०, ३; २२, ६; २४, १४, ६;  
 १६, ६; १७, ४; जै. १४, २५; ६२;  
 १०४; १०७; १२३; १२६; १३६;  
 १५५; १६५; १६८; १८२;  
 २१२; जैड. १, ३, ५; ७, १, ३;  
 २, ४; १३, १, ६; २, २, १, ५; ४, २,  
 २; ५, १, १; ३; ४; ३, १, २, ५; २,  
 ४, ४; ९; ४, १, १; ४, ३; ६; ६, ७, ५;  
 ८, १; २; ३; ४, ७, १, २; ८, २, १३;  
 ४, २; १०, १, १; २; ११, ३, ४; घ. १,  
 ४; २, १; २; ३; ८; मं. १, १, १; २,  
 २१; ७, १५; दै. २, ७; सा. १,  
 ४, १; गो. १, १, १७; २, ८; १२;  
 १, १९; ४, ४; ५, ८; १६; २१; २, १,  
 १; २०; २, २३; ३, ६; ५, ४; ६, ८;  
 १०; १६; वाचमूडह्व ऐ. ३, ४;  
 वाचा ऐ. १, ८; २७; २, ५; ७;  
 १५; २१; ४०; ३, १; ३; २४;  
 ४४; ४५; ४, १; ५, २; ३; ३; ६,  
 १४; ७, १०; ऐआ. १, ३, ३; ३;  
 ६; २, १, ६; ७; ३, ५; ८; ४, ३;  
 ३, १, १; ६; ५, १, ५; शां. २,  
 ७; ३, ३; ५, ६; ६, ११; ७, १;  
 ३; ४; ९; १०, ५; १२, ५; ६; १४,  
 २; १५, १; २६, १; २९, ३; शांआ.  
 ३, ६; ७; ४, १३; १४; ५, २-४;  
 ६; ७, २; १९; २०; ९, ४-६; १२,  
 १; शा. १, ४, १, २; ४, ३, ५; १५;  
 ४, २; ५, २, ७; २, ४, २, ६; ५, २;

२९; ३३; ३, ५, ३, ११; ९, १, ७;  
 ९; ४, २, ४, २३; ३, २, १३; ५,  
 १, ३; ६, ५, २; ७, १; ९, २, १; ५, ३,  
 ४, ३; ५, ८; १६; ४, ५, ३; ७; ५, ४,  
 १६; ६, १, २, २८; ३, १, ८; ४३;  
 ४, १, ५; २, २०; ४, ५; ७, १, २,  
 १३; २, ४, १४; ४, २, ३४; ५, २,  
 २१; ३६; ५२; ८, १, २, ७; ९; ४, ३,  
 ३; ५, ४, १; ७, ३, २१; ९, १, २,  
 १७; ३, २, ४; ५, २, ८; १०, १, १, ९;  
 ३, १०; ३, ३, ८; ५, १, १; ३; २,  
 १५; ५, ३, ४; ६, ५, ५; ११, २, ३,  
 ६; ५, १, ७; ५, १०; ७, २, ६; १२,  
 २, ४, १; ६, १, ४; ८, २, ५; १९;  
 २५; ९, १, १३; १३, १, ८, ५; ५,  
 २, ९; २२; १४, २, १, १२; ३, २,  
 २०; ४, १, २, ६; २७; ५, २, ६; ६,  
 १, ५; २, ४; १०, ६; ७, १, ५, ९, १,  
 १०; २, ८-१२; का. १, २, २,  
 १६; ३, ३, ६; ४, १, ५; १४; १५;  
 ५, १, २६; तै. १, १, ४, १; २, १,  
 २७; ३, २, ५; ६, ३; ७, ५, ५; ८,  
 १, १; ८, २; २, ४, २, १; ५, ८, ७;  
 ६, ११, ७; १४, ६; ३, १, २, ३; ७,  
 ६, ४; ९; ११, २; १२, १; १४, १;  
 ८, ११, २; तैआ. १, २, ३, १; २, ३,  
 १; ६, २; १२, १; ३, ४, १; १०, १,  
 १२; २४, १; २५, १; तां. १, ५,  
 १४; ४, ३, ३; ९, १०; ५, ७, २; ३;  
 ५, १६; ७, ४; ७, ६, २; ९, ५,  
 ९; ६, १०; १०, ३, १३; ११, १, ३;  
 १०, १९; १२, ५, १३; १३, १२, ३;  
 १८, ८, १६; ११, २; २३, २८, ६;  
 ८; जै. ९६; ११५; १४६; १५५;  
 २१२; जैड. १, १, ७, ५; ११, १,  
 ४; १२, ३, ५; १३, १, २; ५; १८,  
 २, ५; ३, ४; ६; ५, २; २, १, १, ३;  
 ४; २, ८; २, १, ५; ३, २, ५; ३, २;  
 ४, १, ३; ४; ५; ५, ३, ६; ३, १, १,  
 १४; ३, १५; ५, ५; ४, २, १; २; ३;

५, १; ६, ४, ९; ६, २; ३; ४, १०,  
 १, ५; ४, ११, ५, ३; घ. १, ३, २, ३;  
 ८; मं. २, २, ८; गो. १, १, ३७; २,  
 २; ३; ३, २; २, १, ४; २, ३, २, ३;  
 ४, १०; वाचामू तै. १, ७, ४, १;  
 वाचि ऐ. १, २८; २, १५; २६; ३,  
 १२; ३०; ३७; ६, ३; ८, २४;  
 ऐआ. २, ३, ५; ७, १; ३, १, ६; २, ४;  
 ६; शां. ९, ३; २७, ७; शांआ. २,  
 १५; ४, ५; ६, १; ७, १; ३; १९; ८, ५;  
 ६; ११; १०, १; ११, १; ५; ६; शा.  
 १, ५, ४, ६; ४, २, २, ११; ७, २, ३,  
 ३; ४, २, ३, ५; २, ५; ३; ८, १, २,  
 ९; ५, ४, १; १२, ८, २, ५; १३,  
 ४, ४, २; ३; १४, ४, १, ३; २७; २९;  
 ५, १, १; ६, ७, २२; ९, २५; ७,  
 १, ६; तै. २, ८, ८, ४; ३, ६, ३, ४;  
 १०, ८, ४; तैआ. १, ३, १; २, १५,  
 १; ७, ११, ५; ९, १०, २; तां. ५,  
 ३, ७; ७, २; ८, ७, ३; ११, ५, २, ८;  
 १०, १९; १२, ५, १३; १५, १०,  
 १३; १८, ५, २१; ६, १५; ९, २१;  
 ११, २; जै. ९६; ११५; १५५;  
 जैड. १, १, २, २; १३, २, ३; ४, ७,  
 १, ४; ८, ३, १; ३; १०; ४, २; ५, ३;  
 घ. १, ५; गो. १, १, २७; ३८; २,  
 २२; ३, १४; २, १, ४; ३, १०; वाचि  
 शांआ. ८, ७; शा. १, ४, ४, १; ६;  
 ७; ५, ४; ३, २, २, ३०; ३, २, २,  
 ३०; ५, ६, २; ५, १, ३, ११; ३, ३,  
 ५; ११; ११, २, ३, ६; ४, ८; ५, ९,  
 १०; १४, ३, २, १७; ९, ३, ४; तै.  
 ३, ४, १८, १; तैआ. २, १२, १; ३,  
 १०, ३; ४, १, १; ५, १; १५, १; तां.  
 १, ३, १; ६, ७, ५; ६; घ. २, ९; मं.  
 २, ६, ९; गो. २, २, १७.  
 वाक्-वाग्-वाद्- ← वाक्  
 वाक्-चित्- -चितः, -चित्सु श.  
 १०, ५, ३, ४.  
 वाक्-पुति- -तिः तैआ. ३, १, १;

† एकत्र 'वचा' इति G.- अनवधानात् ।

७, ६, २.  
 वाक्-पतीय- -म् तै. २, ७, ३,  
 १; २.  
 वाक्-प्रभूत- -म् ऐआ. ५, ३, २.  
 वाग(-गुडअ-)न्त- -न्ताः तां. ८,  
 ६, १३.  
 वाग(-गुडअ-)पेत- -तः शांआ.  
 ५, ३.  
 वाग(-गुडअ-)र्थ- -म् शांआ. ८,  
 १०.  
 वागा(-गुडअ-)दिपिञ्च- -म् आ.  
 २, २५, ६.  
 वाग्-ज्योतिस्- -तिः श. १४, ७,  
 १, ५.  
 वाग्-देवत्य- -त्यः शां. ८, ३, २५,  
 १०; -त्यम् जैउ. १, १८, ४, १४;  
 -त्याः ष. २, ९.  
 वाग्-भूत- -भृतः श. ८, १, ३,  
 ६; ७.  
 वाग्मिन्- -ग्मी श. १०, ३, ३, १.  
 वाग्-यत्(√यम्)- -तः सां. ३,  
 ४, २; गो. १, १, २२; -ताः शां.  
 २७, ६.  
 वाग्-रस- -सः ऐआ. ३, २, ५.  
 वाग्-वत्(मतुप्)- -वतोः ऐ. ६, ७.  
 वाङ्-निधन- -नम् जै. ६२, १०७;  
 -नानि दै. १, ८; १८; -नै दै.  
 १, १४.  
 वाङ्-मनश्चक्षुः-श्रोत्र-जिह्वा-घ्राण-  
 रेतो(-तसुडवु-)बुध्या(-द्धिडा-)  
 कृति-सङ्कल्प- -त्पाः तैआ. १०,  
 ५२, १.  
 वाङ्-मय- -यः ऐआ. ३, २, १, २;  
 ३; शां. २, ७; ८; शांआ. ८, १;  
 २; ५; श. १४, ४, ३, १०; ५, ५, ३;  
 ७, २, ६; जैउ. १, ९, १, ३; -यम्  
 ऐआ. ३, २, १, २; ३; शां. २, ७;  
 शांआ. ८, १, २; ५; श. १०, ५,  
 ३, ४; -यान्, -येषु श. १०, ५,

३, ४; -यी शां. २, ७.  
 वाचंयम्(-चम्/यम्)- -मः ऐ. ५,  
 ३३; शां. ९, ४; शांआ. ४, ३; श. १,  
 ७, १, १५, ४, १९; २, २, २, २०;  
 ३, २, १, ३८; २, १; ४, ६, ९, ७, ९,  
 २१; २३; का. १, २, २, १६; जैउ. ३,  
 ४, २, ६; प. १, ५; ६; -माः शां. २७,  
 ६; श. ४, ६, ९, २, १; -मान् श. ४,  
 ६, ९, २, ३; -मानि शां. ११, ८.  
 वाचकत्री(←वचक्नु)- -वी श.  
 १४, ६, ६, १; ६, ८, १, १२.  
 वाचःकूट- -टः -टेनै ऐ. ६, २४.  
 वाचस्पत- -तः शां. २६, ५;  
 २८, ४.  
 वाचस्पति- -तये श. ४, १, १, ९;  
 तैआ. २, १२, १; ४, १, १; तां.  
 १, ३, १; ६, ७, ६; प. २, ९; गो.  
 २, २, १७; -तिः ऐ. ५, २५; श.  
 ४, १, १, ९; ५, १, १, १६; ६, ३, १,  
 १९; तै. १, ३, ५, १; ३, १२, ५, १;  
 तैआ. ३, १, १, २, १; ५, १; मं. १,  
 १, १; -तिना श. १, ८, १, १५;  
 -तिम् श. ४, ६, ४, ५; -ते ऐ.  
 ५, २५; श. ११, ७, २, ६; तै. २,  
 २, ७, ४; तैआ. ३, १, १; ४, १; ५,  
 १; तां १, ५, ५; -तेः शां. १०, ६.  
 वाक्- -कः शां. ३, ८; -कम् शां.  
 ३, ८; ९; -काः शि. ९, २, ३,  
 ११; -कानि जैआ. १, ४२८.  
 वाकोवाक्य- -क्यम् श. ४, ६, ९,  
 २०; ११, ५, ६, ८; ७, ५; ९;  
 जै. ११७; गो. १, १, २१; -क्यस्य  
 गो. १, ३, ३; -क्ये श. ४, ६, ९,  
 २०; गो. १, १, ३०.  
 वाक्य,क्या- -क्यम् शांआ. १२,  
 ४; -क्याः ऐ. २, २७.  
 वाक्षव-हृ(√ह्वे)- -हृः सं. १.  
 वाचयित्वा प. ५, १; सा. १, ५,  
 १५; ८, १३.

वाचयि(वृ→)त्री- -त्री जै. ९६.  
 वाच्य- -च्यः श. ८, १, २, ८.  
 वाच्या(च्या?)य्या(√वाच्याय)-  
 -यया तैआ. १, २८, १.  
 वाज- -जः ऐ. ५, ८; ऐआ. २, २, २;  
 शां. २३, ३; श. १, ५, १, २२; ५,  
 १, १, १६; ४, ३; ४; ६; १५; ५, १७;  
 २६; २७; ६, ३, २, ४; ७, १, १,  
 २२; ३, १, ४६; ८, १, १, ९; ९,  
 २, ३, ३२; ३, ४, १; १३, ५, १, ११;  
 तै. १, ३, ६, २; ६; ७, १; ८, ५;  
 ३, ३, ९, १; तां. ८, १, ४; १३, ९,  
 १३; २, १; १५, ११, १२; १८, ६, ८;  
 ७, १२; गो. २, ५, ८; -जम् ऐ.  
 २, ५; ५, १६; शां. ११, ६; श. १, ४,  
 ४, १५; ८, २, ६; ३, ४, ७; ५, १,  
 १, १६; ४, ३; ६; १५; ५, ८; ९;  
 ११; १२; १५; ६, ४, ३, १०; ७, १,  
 १, २२; ८, १, १, ९; तै. १, ३, २, ३;  
 ६, १; ३; ५; ७; ९; ७, १; २, ४, १,  
 ५; ६, १२; ८, ४; ८, ५, ३; ३, १, २,  
 १०; ५, ७, ३; ६, ५, १; ७, ६, १४;  
 १७; १८; तां. १२, ४, ४; १३, ९,  
 २०; १५, ११, १२; १८, ७, १; जै.  
 १९९; गो. २, ५, ८; -जस्य ऐ. २,  
 २; श. १, ८, ३, १-४; २,  
 ३, ४, १२; ५, १, ४, ४; ५, २६;  
 २, २, ५-७; ६, ४, ३, १०; ७, ३,  
 १, ४६; ९, २, ३, २१; का. १, ४,  
 १, १०; तै. १, ३, २, ५; ५, २; ६,  
 ६; ७, २; ३, ६, १, २; तां. १, ५, ८;  
 -जाः ऐ. ५, १३; ७, ३३; शां.  
 २२, ९; शांआ. ४, ८; श. १, ४, १,  
 ७; ८; ९; ३, ३, ४, ७; ७, ३, १,  
 ४६; ८, ७, ३, ७; तै. ३, ५, २, १;  
 -जान् ऐ. ८, ११; शां. २३, ३;  
 २६, ११; श. ३, ६, ३, १२; ४, ३,  
 ४, १३; १३, ८, ४, ३; तै. २, ५, ८,  
 १; ९, २१, २; तैआ. ६, ३, २;

† =य. १७, ५७ । 'पावकाः' इति तैसं. ४, ६, ३, ३ । ‡ भा. इत्यस्य 'वाच्या । यया' इति पदविभाग-  
 दिचिन्त्यः ।

—जानाम् ऐ. २, ५; ऐआ. ४, १, १; ८, ७, ३, ७; तै. २, ४, ४, ८; ७, ५, ५; १६, ३; —जाय ऐआ. ४, १, १; श. ९, २, ३, ३, २; ३, ३, ८; —जे श. ४, ६, ४, ५; तै. २, ७, ७, २; —जेऽ-जे श. ५, १, ५, २, ४; ६, ३, २, ४; —जेभिः तै. २, ४, ३, १; ३, ११, ३, १; —जेषु श. ३, ९, ३, ३, ३; तै. १, ५, ८, २; २, ४, ४, ४; ३, ५, ७, ३; जै. ६, २; —जैः तै. २, ५, ८, २; ३, ६, १०, ५.  
 वाज-कर्मोय- -म् आ. १, १०८.  
 वाज-जित्(√जि)- -जित् श. १, ४, ४, १, ५; ८, २, ६; तै. ३, ७, ६, १, ४; १७; —जित् तां. १३, ९, २०; १५, ११, ११; जैआ. १, ५१७; आ. १, ४५७; ५१७; —जितः श. ५, १, ४, १, ५; ५, १, ७; २, ७; —जितः श. ५, १, ५, १, ५; —जितम् श. १, ४, ४, १, ५; ८, २, ६; तै. ३, ७, ६, १, ४; १८; —जिता तै. १, ३, ६, १, ३; —जिती आ. १, ५२४; ५५४.  
 वाजजित्वा- -स्यायै तै. ३, ७, ६, १, ५; १८.  
 वाज-दावरी- -वयैः तां. १३, ९, १२; १७; आ. १, १, ५, ३.  
 वाज-पति- -तिः ऐ. २, ५; श. ६, ३, ३, २, ५; तै. ३, ६, ४, १.  
 वाज-पेय- -यः ऐ. ३, ४, १; श. ६, ६, १, १; १०, १, ५, ३; तै. १, ३, २, ३, ३; ४, ५; २, ७, ६, १; तां. १८, ६, ९; ७, १; १९, १, ३, १; गो. १, ५, ७; २, ३; २, २, १, ४; ५, ८; —यम् श. ५, १, ३, ३; ४, १, २; ५, २, ५; २, १, १, ३; १, ६; १, ९; २, १; १२, ८, ३, २, ०; तै. १, ३, २, १, ३; ५; तां. १८, ७, १; सा. १, ४, ४; गो. २, ५, ८; —यस्य शां. ३०, ११; श. ९, ३, ४, ७; ८; तै. १, ३, ५, १; —यात् गो. १, ५, ७;

—ये श. ४, ६, १, १, ५; १२, ८, ३, २, ०; १४, २, २, ४, ७; तै. १, ३, ४, १; —येन श. ५, १, १, ५; ७; ८; ९; १, ३; १, ४; २, ९; ३, २; ३; ७; ४. १, २; ५, ६; २, ५; २, १, १, १; १, २; १, ५; १, ६; २, १; २, ३, ४, ७; ८; १, ४, ९, ४, ३; तै. १, ३, २, ३; ६, ९; ७, १; गो. १, ५, ८.  
 वाजपेय-ग्रह- -हान् श. ५, १, २, ४; ९.  
 वाजपेय-याजिन्- -याजी तै. १, ३, २, ७; ३, ४; ७; ८, १; ९, २; तां. १८, ६, ४; १, २.  
 वाजपेय-यूप- -पः शां. १०, १; श. ३, ६, ४, २, ६.  
 वाजपेया(-यऽअ-)-सौर्यान्- -स्रोः प. ४, ३.  
 वाजपेया(-यऽअ-)-भिजित- -म् तै. १, ३, ३, ४.  
 वाज-प्रसवीय- -यम् श. ९, ३, ४, १; ३; ५; ७; —यानि श. ५, २, २, ४; तै. १, ३, ७, ३.  
 वाज-भृत्- -भृत् आ. जैआ. १, १०८.  
 वाज-र(ल→)त्वा- -म् तै. २, ८, २, ७.  
 वाजरत्नायन- -नः ऐ. ८, २, १.  
 वाज-वत्- -वत् शां. २, १, ३; २, ३, ३; तां. १८, ६, ७; ८; —वतः ऐ. १, २, २; तैआ. ४, १०, ५; ५, ८, १, २; —वते ऐ. २, २, ०; श. १, ४, २, २, ९; तैआ. ४, ९, २; ५, ७, १, १; —वद्भिः ऐ. ६, १, २; गो. २, २, २, २; —वन्तम् शां. १, २, ७; २, ३; —वान् तैआ. ५, ७, १, १.  
 वाजवती- -तीभिः तै. १, ३, ८, ५; —तीम्याम् तै. ३, ३, ९, १; —त्यः तां. १८, ७, ३; गो. २, ५, ८; —त्या तै. १, ४, ४, १०.  
 वाज-वस्त्य- -स्त्यः तै. २, ८, ५;

४; —स्त्यौ तै. ३, १, २, ९.  
 वाज-श्रवसा- -वसः, —वाः श. १, ४, ९, ४, ३, ३.  
 वाजश्रवस- -सः श. १०, ५, ५, १; तै. ३, १, १, ८, १; —सा तै. १, ३, १, ०, ३; —साः तै. ३, १, १, ८, ८.  
 वाज-सुनि(√सन्)- -नि जैआ. १, ४, ५, ७; —निम् ऐ. २, २; तै. १, ४, २, २; —नी आ. १, ५, २, ४; ५, ५, ४; जैआ. १, ५, २, ४.  
 वाजसनेय- -यः श. १, ४, ९, ३, १, ६; जै. ६, ३; —याय श. १, ४, ९, ३, १, ५; —येन श. १, ४, ९, ४, ३, ३.  
 वाज-सा- -साः श. ४, ३, ४, १, ३; ५, १, ४, ३, ३; ६.  
 वाजसा-तम- -म् तां. १, ४, १, १, ४.  
 वाज-साति- -तये ऐ. ८, १, १; ऐआ. ५, २, २; तै. ३, ५, १, २, १; तां. ४, २, १, ५; १, ३, ५, ४; —तौ शां. २, ३, ३; श. ३, ६, ३, १, ०; ४, ३, ४, १, ३; तै. २, ४, ४, ३; ६, १, ३; ८, १, ३.  
 वाज-सूत्- -सूतः तै. १, ३, ८, ४; —सूद्म्यः तै. १, ३, ३, ७; ६, ५; ८, ४.  
 वाजाप्य(-ज√आप्)- -प्यः तै. १, ३, २, ३.  
 वाजे(-जऽइ-)-ध्या- -ध्यायै श. १, ३, १, ६; का. २, २, ४, ५.  
 वाजि-वाजयन्ति तां. १, ४, ८, ६; वाजयामसि ऐ. ५, ८; शां. २, ३, २; तै. १, ५, ८, ३; २, ४, १, ३; तां. १, ४, ८, ५; ना. १, ३, ८; अवाजयन् तां. १, ४, ८, ६; १, ५, २, ७.  
 वाजयत्- -यन् ऐआ. १, ५, २; —यन्तः शां. २, ३, ३; तै. २, ४, ४, ६; ५, ८, १, २; ८, ६, ३; —यन्तम् शां. २, ६, १, ६; —यन्ताः तै. ३, ५, ७, ३; —यद्भिः तै. २, ७, १, २, ४.

वाजयन्ती- -म् तै. ३, ६, ८, २.  
 वाजिन्- -जि तां. ११, ५, १६; गो. २, ५,  
 ८; -ञिन् श. ५, १, ४, ९<sup>३</sup>; १०<sup>३</sup>;  
 ६, ३, २, २; ३, ११<sup>३</sup>; १३; १३, २,  
 ७, ११; तै. २, ५, २, १; -ञिन्तः  
 श. ५, १, ४, ९<sup>३</sup>; १०<sup>३</sup>; २७<sup>३</sup>;  
 तै. १, ३, ६, ५; -ञिनः श. ५,  
 १, ५, २४; -जिनः ऐआ. ५, १, ६;  
 शां. ५, २<sup>३</sup>; ४; श. २, ४, ४, २२;  
 ५, १, ४, ६; १५; १७; २२; २३;  
 २७; १३, ५, १, १८; तै. १, ६, ३,  
 ९<sup>३</sup>; २, ४, २, ५; ८, ९, ९; ३, ६,  
 १२, १; तैआ. ४, १२, १; तां. १,  
 ६, १७; १३, ७, ५; गो. २, १,  
 २०<sup>३</sup>; -जिनम् ऐ. १, १६; ३,  
 १८; २०; २९; ३१; ५, १; ४; ७;  
 १२; १६; १८; २०; ऐआ. १, २,  
 १; ५, ३, १; शां. ५, १; ८, १; २५,  
 ८; श. १, ३, १, ६; ५, २, २, ९;  
 ७, ५, २, ३३; का. २, २, ४, ५;  
 तै. १, ६, ३, ९; २, ५, २, ४; ३, ७,  
 ५, १३; ६, १४; १८; ११, ६, ४;  
 तैआ. ४, १२, १; प. ५, १; गो. २, १,  
 १९; -जिनम् ङ्ङ् ऐ. २, ५; -जिनाम्  
 तै. १, ३, ६, १; तां. १८, ७, १२;  
 आ. जैआ. १, ४३२; ४३५; गो. २,  
 ५, ८; -जिनि ङ्ङ् तैआ. ७, १०, १;  
 -जिने तै. २, ४, ८, २; तैआ. ४,  
 ६, २; -जिभ्यः श. २, ४, ४, २२<sup>३</sup>;  
 का. १, ३, ४, १३; -जी ऐ. २,  
 ५; ३, १८; १९; २०; ३९; ४७;  
 ४८; ४, ९; २०; शां. १७, ४<sup>३</sup>;  
 श. ५, १, ५, १९; ६, ३, ३, ८; १३;  
 १४<sup>३</sup>; ४, ४, ३<sup>३</sup>; ७<sup>३</sup>; ७, ५, २, ३३;  
 १०, ६, ४, १; १३, १, ६, १; २, ८, ५;  
 ५, १, १७; १८; २, २; तै. १, ३, २, ४<sup>३</sup>;  
 ६, ४<sup>३</sup>; २, ५, ३, ३; ३, ६, ४, १; ८, ९,  
 २०; ९, ४, ८<sup>३</sup>; २१, २; तैआ. ४, ६,  
 २; १७, १; तां. १, २, ९; ७, १; ६, ६,  
 १६; १३, ५, ६; ९, १३; १४, ५, ६.

वाजिनी- -नी तै. २, ८, २, ५;  
 -नीम् श. १, ३, १, ६; का. २,  
 २, ४, ५.  
 वाजिजित्- -तौ॥ जैआ. १, ५२४:  
 ५५४.  
 वाजिदावर्य- -म् जैआ. १,  
 १५३<sup>३</sup>.  
 वाजिन्तम- -माय शां २१, ३.  
 वाजि-मत्- -मत् ऐआ. १, २, १;  
 -मान् गो. २, ५, ८.  
 वाजिनी-वत्- -वत् तै. ३, ७,  
 ६, १३; -वान् तै. २, ८, ४, २;  
 ७, ७.  
 वाजिनीवती- -न्ति तै. २, ५,  
 ४, ६; -न्ति तै. २, ५, ८, ६;  
 -ती तै. २, ४, ३, १.  
 वाजिन- -न्म् ऐ. १, १३<sup>३</sup>; श.  
 २, ४, ४, २१; २२<sup>३</sup>; ५, १, १६; ३,  
 ३, २; ७, ५, २, १२; का. १, ३,  
 ४, १२; १३<sup>३</sup>; ४, ३, १३; तै. १, ६,  
 २, ५; ३, १०<sup>३</sup>; ३, ७, ३, ६<sup>३</sup>; -न्स्य  
 ऐ. १, २२; -नाय ऐ. १, १३;  
 -नेन श. ९, ५, १, ५७; -नेषु श.  
 ७, ५, २, ३३<sup>३</sup>.  
 वाजीय- -ये जैआ. २, २०, १.  
 वाज्य- -ज्यः, -ज्यात् वं. १.  
 √वाञ्च्, वाञ्च्न्ति, वाञ्च्च् शां.  
 शां. २५, १५; वाञ्च्तु श. ६, ७,  
 ३, ७; वाञ्च्न्तु श. ६, ७, ३, ७; तै.  
 २, ४, २, ८; ७, १५, ४.  
 वाद् श. १, ८, ३, २५; ९, २, २०; ९, ४,  
 १, ७; १४, २, १, २०.  
 वाण(√वच्)- -ण जै. १२३; -णः  
 तां. ५, ६, १२; १४, ७, ८; -णम्  
 ऐआ. ५, १, ४<sup>३</sup>; तां. ५, ६, १२; जै.  
 १२३; १६५.  
 वाण-वत्- -वन्तः श. ५, ३, १,  
 ११; -वन्तौ श. १४, ६, ८, २;  
 -वान् तां. १४, ७, ८.  
 वाणी- -णीः तै. १, ५, ८, २.

वाणिज्(←वणिज्)- -म् तै. ३, ४,  
 १४, १.  
 वात्(√वा)- वाता सं. १; वात्ति श.  
 ११, ५, ६, ९; सं. १; वान् सं. १;  
 वान्तः शां. ७, ९; १७, २; वान्तम्  
 श. १०, ३, ५, १४; तै. २, ३, ९, ५<sup>३</sup>.  
 वात- -न्त तै. २, ४, १, ७<sup>३</sup>; ८;  
 तैआ. ४, ४२, १<sup>३</sup>; २; -न्तः-न्त  
 गो. १, १, ४; -तः श. १, १, २,  
 १४; २, १, १, ८; ३, १, ३, २६; ३,  
 ४, १३; ४, २, ६; ७; ६, २, ४; ५; ५,  
 १, ४, ८<sup>३</sup>; २, ४, ९; ८, ३, ३, ६; ४,  
 २, ६; ६, १, १९<sup>३</sup>; ७, ३, ९; १२<sup>३</sup>;  
 ९, १, १, ३६<sup>३</sup>; ४, १, १०<sup>३</sup>; १०, ६,  
 ४, १; ११, ५, ३, ११; ६, ९; १२, ६,  
 १, ३०; १३, ८, ३, ५; १४, ९, ४,  
 २२; का. १, १, १, ६; २, १, २, १२;  
 तै. १, १, ३, ७; ७, १; ८, १; ४, ८,  
 ३; ५, १, १; २, ३, ९, ९; ४, १, ८; ५,  
 २; ७, ७, ६; ३, २, ४, ५; ७, १०, ५;  
 ८, १८, ३; ९, ७, २; तैआ. १, २९,  
 १; ३, ६, १; ४, १०, २; ४२, १;  
 २<sup>३</sup>; ५, ८, ७; ६, ७, ३; ९, २; ८,  
 ८, १; तां. १, २, १; ३, ९; ७,  
 ९, ११; जैड. १, ११, २, ६; प.  
 ५, १; ८; सं. १<sup>३</sup>; सा. ३, ५, ४; ८, २;  
 गो. १, २, ४; ३, १३<sup>३</sup>; -तः ङ्ङ् श.  
 ११, ५, १, ७; -तम् ऐ. २, ६;  
 शां. २७, ४; श. ३, ४, २, ६; ७;  
 ७, ४, ९<sup>३</sup>; ८, ४, २, ६; १४, ६, २,  
 १३; तै. २, ६, ४, २; ३, ६, ६, २;  
 ७, ७, २; तैआ. ३, ४, १; ६, १, ४; ७;  
 ३; जै. २४; -त्स्य श. ३, ८, ३,  
 २१<sup>३</sup>; ७, ५, २, १८<sup>३</sup>; गो. २, २, ९;  
 -ताः श. ७, ५, १, ४; १४, ९, ३,  
 ११; तैआ. ६, ६, २; १०, १०, ३;  
 ४९, १; प. ५, ८; -तात् श. ३,  
 १, ३, २५; २६; ५, १, ४, ८; ११, ८,  
 ४, ६; तै. १, २, १, २२; ३, ३, ९,  
 १२; ७, ४, १; तैआ. १, ८, ३;

-ताय श. १, १, २, १४; १२, ६, १, ३०; १४, २, २, २; ३; ४; ५; का. २, १, २, १२; तै. ३, २, ४, ५; तैआ. ४, ९, १; -ते श. १, ९, २, २८; ४, १, ४, १३; ५, १, ४, १०; ११, ५, ६, ९; १३, २, ९, ५; तै. २, ७, ७, २; ३, ९, ७, २; जै. २५; सं. १; -तेन श. ३, ७, ४, ८; ८, १, १, २; ९, १, १, ३६; तै. २, ५, ६, २; ३, ७, ४, १५; जै. १९४; सं. १; -तेषु शांआ. १२, २; तै. ३, ८, ४, ४; -तै: तै. ३, ११, २, १; तैआ. १, ९, ५; -तौ तै. २, ४, १, ७; तैआ. ४, ४, २, १  
 वात-जव- -व: श. ५, १, ४, ९.  
 वात-जू- -तास: श. १२, ४, ४, २.  
 वात-ध्राजि-गति- -म् तैआ. १, ११, ७.  
 वात-नामन्- -मानि श. १४, २, २, १; तैआ. ५, ७, ९.  
 वात-पत्नी- -त्नी: तै. २, ५, ६, २.  
 वात-रंहस्- -हा: श. १, १, ४, ९.  
 वात-रशना- -ना: तैआ. १, २१, ३; २३, २; २४, ४; ३१, ६; २, ७, १.  
 वात-वत्- -वताम् तैआ. १, १५, १; -वन्त: तैआ. १, ४, २; -वान् तां. २५, ३, ६.  
 वातवत(←वातवत्)- -ता: तां. २५, ३, ६.  
 वात-होम- -मा: श. ९, ४, २, १; १०; -मान् श. ९, ४, २, १; ९; -मै: श. ९, ४, २, १०.  
 वाता(-ऽअ-)- -म् तै. २, ७, १६, १; तां. १, ७, ५.  
 वातापि(-ऽअ-√प्यै)- -पि: शां. २७, ४; -०पे शां. २७, ४; -पे: तैआ. ३, ३, १.  
 वातावत- -त: ऐ. ५, २९; शां. २, ९; वं. २: -तात् वं. २.

वात्स(←वत्स)- -त्सम् तां. १४, ६, ५; ६; -त्सस्य आ. १, ८; -त्सेन तां. १४, ६, ६; -त्सात् जै. ११४.  
 वात्सम्(←वत्स-मी)- -म् शां. २, ४; श. ६, ७, ४, २; ८; १०; १२: १३; १५; ८, १, ३; १०, १, ५, २; तां. १२, ११, २३; २५; -प्राणि आ. जैआ १, ३१; -प्रेग श. ६, ६, ४, १; ७, ४, २; ७; ८; ९; ११; १५; ८, १, ३: तां. १२, ११, २४.  
 वात्समीय- -म् श. ६, ७, ४, १५.  
 वात्सि- -त्सि: ऐ. ६, २४.  
 वात्सी-पुत्रा- -त्र: -त्रात् श. १४, ९, ४, ३१.  
 वात्स्य- -त्स्य: श. ९, ५, १, ६२; १०, ६, ५, ९; १४, ५, ५, २०; २२; ७, ३, २६; २८; गो. २, ६, १५; -त्स्यात् श. १०, ६, ५, ९; १४, ५, ५, २०; २२; ७, ३, २६; २८.  
 वात्स्यायुन- -न: तैआ. १, ७, २.  
 वात्स्यु- -त्स्यु: गो. १, ४, २०; ५, ६.  
 वाद(√वद्)- -दाय जैउ. ३, २, ५, ३.  
 वादन- -नम् ऐआ. ३, २, ५; शांआ. ८, ९; -नानि जै. १२८.  
 वादयत्- -यन्त: श. ३, २, ४, ६.  
 वादयित्- -त्रा शांआ. ८, १०.  
 वादित- -म् शां. २९, ५.  
 वाद्य- -द्यम् ऐ. ६, १४; शां. २८, ५; श. ४, ३, १, १; १४, ३, १, ३०; -द्येन श. २, ३, ४, ६; २, ३, ४, १८; २०.  
 वाद्यमा(न-→)ना- -नायै श. १४, ५, ४, ८; ७, ३, ९.  
 वाद्ध्यविग्ग- -ग्गस्य जै. २०९.  
 वाध्यश्च(←वध्यद्ब)- -श्चस्य आ. १, १०; ५१७; -इवानि जैआ. १, १६१; -शे आ. १, २७७; जैआ. १, १०.  
 वाध्यश्चि- -श्चि: जै. ८२; -शे: आ. जैआ. १, १०.

वानस्पत्यु, त्या(←वनस्पति)- -त्य: ऐ. ७, ३३; श. १, १, ४, ७; १०; १४, २, २, ५४; का. २, १, ३, १२; तै. ३, २, ५, ८; तां. १, २, ४; तां. ६, ५, ३; ४; -त्यम् श. १, ४, ३, १६; ११, १, ७, २; ३, १, ३; तै. ३, २, ५, ७; -त्यया तै. ३, ७, २, ५; -त्येन श. ११, ३, १, ३; -त्यानि ऐ. ८, १६; श. ५, ४, ३, १६; -त्यै: श. १४, २, २, ५३.  
 वानस्पत्यु(-त्यऽइ-)- -का- -का श. ६, १, २, ३०.  
 वान्या- -न्यायै तै. २, ६, १६, २.  
 वान्तु(√वम्)- -न्त: श. ३, ८, ३, ११; -न्त:ऽइव श. ३, ८, ३, ११; -न्तम् ऐ. ३, ४६; -न्तात् ऐ. ३, ४६.  
 वापयित्वा(√वप्)सा १, ५, १५.  
 वाम् √वन्)- -म: ऐआ. २, २, १; तै. ३, १०, १, २; तां. १३, ३, १९; -मम् ऐ. ५, ६; ८; शां. २३, ३; २६, १३; शांआ. २, १६; श. ३, १, ३, २४; ४, १, ६; ७, ४, २, ३५; तै. १, १, २, ३; ६, १; तै. २, ४, ७, ८; तां. ७, ८, १; जै. ३४; ३७; -मस्य ऐआ. १, ५, ३; ५, ३, २; शांआ. २, १८; श. १, ९, १, २२; ४, १, ६; ७, ३, १, ३३; तै. २, ८, ६, ३; ३, ५, १०, ५; ६, २, १; -मा शां. १३, ८; शांआ. २, १८; तै. ३, ६, १०, ४; -मानि ऐ. १, २६; गो. २, २, ४; -मे श. १४, ६, ११, ३.  
 वामकञ्जायण- -ण: श. ७, १, २, ११; १०, ६, ५, ९; -णात् श. १०, ६, ५, ९; -जाय श. १०, ४, १, ११.  
 वाम-जा(त-→)त- -ता: श. ७, ३, १, ३१.  
 वाम-देव- -व: ऐ. ४, ३०; ६, १८;

॥ तु. शांश्री. १०, १७, ६ । 'पेः' इति L. मुपा. तैआ. द्र. । † वात्सी(←वत्स्य) । ‡ 'वास्युः' इति मुपा. ।

ऐआ. २, २, १<sup>३</sup>; ५, १; शां. २८,  
२; २९, ३; ३०, १; शांआ. १, २;  
शा. १४, ४, २, २२; तां. १३, ९,  
२७; गो. २, ६, १<sup>३</sup>; -वम् गो. २,  
३, २३; -वस्य ऐ. ३, ४६; शां.  
२९, ३; शांआ. २, १६; आ. जैआ.  
१, ५४५; -वाव गो. २, ३, २३;  
-वाय तैआ. १०, ४४, १.  
वामदेवदास<sup>३</sup> -म् जैआ. १,  
१५९.  
वाम-देव्यु, व्या- -व्यः शांआ. १,  
२; शा. १३, २, २, १४; -व्यम् ऐ.  
३, ४६; शां. २७, २<sup>३</sup>; २९, ३<sup>३</sup>;  
४<sup>३</sup>; शा. १, ८, १, १९<sup>३</sup>; ५, १, ३,  
१२<sup>३</sup>; ६, ७, २, ६<sup>३</sup>; ९, १, २, ३८<sup>३</sup>;  
१३, ३, ३, ४<sup>३</sup>; तै. १, १, ८, २<sup>३</sup>;  
२, १, ५, ७; ३, ५, ८, १<sup>३</sup>; १३, १<sup>३</sup>;  
तैआ. १०, ६३, १; तां. १, ७, ४;  
४, ८, १०; १५<sup>३</sup>; ५, १, १; २, १;  
४; १०; ७, ८, १, २; ९, १, ५; ९<sup>३</sup>;  
१०; १२; १३; २०; ९, १, ३२; ११,  
४, ८<sup>३</sup>; १३, ९, २६; १४, ९, २२;  
२४; १५, १२, १; २; ५; १६, ११,  
४<sup>३</sup>; २१, ९, १६<sup>३</sup>; जै. ८; ३४<sup>३</sup>;  
३९<sup>३</sup>; ४६; ११३<sup>३</sup>; ११५; १६८<sup>३</sup>;  
जैआ. १, २२; ६९; २८६; ३४१;  
३६०; ५१४; २, १६, ११<sup>३</sup>; आ.  
१, २२; ६९; १६९; १७१; ३६०;  
४१९; ५१४; २, ७, ६; दै. १, ५;  
सा. १, ४, २; ६; २, ७, १; -व्यस्य  
शां. २७, २; शांआ. ८, ८; तै.  
२, १, ५, ७; तां. ५, २, ८; ७, ९,  
६; १६; १५, १०, ५; जै. ३४; ३७;  
८९; -व्याः शां. ३०, १; -व्ये  
तै. १, ३, २, ७; ३, ७, १०, १; जै.  
८७; जैआ. १, ४१९; २, १२, ११;  
आ. २, २, ११; ष. १, ३; -व्येन  
तां. ४, ८, १३; ७, ९, ३; ७; १९;  
१०, ६<sup>३</sup>; १५, १२, ४; जै. ३९<sup>३</sup>;  
११३<sup>३</sup>; १४३; सा. ३, ५, ६; ६, ४;

-व्याम् जै. २७.  
वामदेव्य-त्व- -म् जै. ३७.  
वाम-भाजू- -भाजः शा. ४, ४,  
१, ६.  
वाम-भृत्- -भृत् शा. ७, ४, २,  
३५<sup>३</sup>.  
वामन्- -नः शा. १, २, ५, ५; ५, २, ५,  
४<sup>३</sup>; १३, २, २, ९; का. २, २, ३, ५;  
तै. १, ६, १, ६<sup>३</sup>; ७, २, २; ३;  
-नम् तै. १, २, ५, १; ३, ४, ६, १.  
वाग्नेय(←वाग्नी)- -यः तां. १४, ९,  
३८.  
वाज्र(←वज्र)- -मूम् तां. १३, ३, १८;  
आ. १, २५९; २६८<sup>३</sup>; -व्रस्य  
१, ६२; -व्राणि जैआ. १, २४६;  
२५४; आ. १, १६६; २४६; २५४;  
-व्रे आ. १, २५९; २८२.  
वायव्य- वायु- द्र.  
वायु(√वा)- -यवः ऐ. ५, १६; शा.  
१, ७, १, ३<sup>३</sup>; तै. २, ७, १२, १; ३,  
२, १, ३; ४<sup>३</sup>; तैआ. १, ८, ४; गो.  
१, १, २९; -यवे शा. ४, १, ३,  
१८; १९; ६, २, २, ६<sup>३</sup>; ७<sup>३</sup>; १२, ६,  
१, २, ३; १३, १, २, ७; ३, ३<sup>३</sup>; १४,  
३, २, ७; ६, ३, २; तै. २, ८, १, १;  
३, १, ४, १३<sup>३</sup>; ४, १७, १; १८, १;  
८, ६, ४; ७, १; १७, २; तैआ. १, ३२,  
२; १०, २, १; ३, १; ४, १; तां. १,  
८, १३; ११, ३, १; ष. ५, ८; वं.  
१; सा. १, ८, १३; -युः ऐ. २,  
२५<sup>३</sup>; २६; ३४<sup>३</sup>; ४१; ३, २; ४, २५;  
२६; ५, २५<sup>३</sup>; ३२; ७, २४; ८, १२;  
१७; २७; ऐआ. १, २, २; २, १, १;  
२; ७<sup>३</sup>; ३, १<sup>३</sup>; ३<sup>३</sup>; ४, १; २; ३<sup>३</sup>; ६,  
१; ३, १, १; २; २, ४; ५, १, १; शां.  
३, ३; ५, ८; ६, १; ४; ८, ४; १३,  
५; १४, ३; ४; १९, २; २७, ५; ३०,  
५<sup>३</sup>; शांआ. १, ५; ७<sup>३</sup>; ८; ७, २<sup>३</sup>;  
४<sup>३</sup>; ५; २२; १०, १; ३; ११, २; ५;  
६; शा. १, १, ४, २२<sup>३</sup>; २, ४, ७; ७,

१, ३; २, २, ४, १८; ५, १, ५; ६, ३,  
७; ४, १, ३, ३; ४; १०; ११; १३<sup>३</sup>;  
१९<sup>३</sup>; ४, १, १५; ५, २, ५; ५, ५, ४,  
२२; ६, १, २, २; १९; ३, १३<sup>३</sup>; २,  
२, ६; ७<sup>३</sup>; ११; ३, ४<sup>३</sup>; ४, ३, ४<sup>३</sup>; ५,  
४, १४; ७, ३, ११; ४, ४; ७, १, १,  
२३; २, ५; ७; १२; २१; ३, १, १, ५,  
२, ४६; ८, १, १, ७<sup>३</sup>; २, ३, २<sup>३</sup>;  
३, १, १, ०<sup>३</sup>; ११; २, १<sup>३</sup>; ३; ४; १४;  
४, ११; १५; ४, १, ६; ७; ८; ९<sup>३</sup>;  
२६<sup>३</sup>; २७<sup>३</sup>; ३, १५<sup>३</sup>; ५, २, ५; ८<sup>३</sup>;  
१२; ६, १, १७; ७, १, १९<sup>३</sup>; २०;  
३, ९<sup>३</sup>; १०<sup>३</sup>; १२<sup>३</sup>; २०; ९, १, १,  
२३; २, ३८<sup>३</sup>; २, १, २१; ३, १, ३;  
५<sup>३</sup>; ४, २, १-३<sup>३</sup>; ५-७; १०, ३,  
२, १२; ३, ७; ४, ४, ५, १; २; ४, ४,  
३; ५, १<sup>३</sup>; २; ५, ४, २; १५; ६, २,  
११; ११, २, ७, ६; ४, ४, १; ६, ३, ६;  
८, २, १; १२, ३, ४, ८; ६, १, २३;  
१३, १, २, ७; २, ६, ३; ७, २<sup>३</sup>;  
१४<sup>३</sup>; ३, ८, १<sup>३</sup>; ६; ८, २, ६; १४, ३,  
२, ७; २४<sup>३</sup>; ४, १, १४<sup>३</sup>; ३, ३३<sup>३</sup>;  
५, ३, ४; ५, ५; ६, १, ८; ३, २<sup>३</sup>;  
६, १; ७, ६; ११<sup>३</sup>; ९, ४; ८; ८, ३, १;  
९, १, १४; ४, २, १; का. १, ६; ३, ५;  
४, ९; २, १, ३, २३<sup>३</sup>; २, २, ५<sup>३</sup>; तै. १,  
२, ५, २; ३, ५, ३; ६, ४; ४, १०, १;  
२; ९<sup>३</sup>; ६, ३, ९; ७, १, १; ८, ५, ५; ८,  
१; २, १, ६, १<sup>३</sup>; ३; ४; ३, ३, १; २;  
६, १; ४, ६, ७; ७; ७, ६; १, २<sup>३</sup>; ६, १,  
७, १३, १; ३, १, १, १०; ११; ४,  
१३; २, १, ३; ५, ११<sup>३</sup>; ९, १<sup>३</sup>; ७, १,  
५; ४, ११; १५; ५, ४; ७, ५<sup>३</sup>; ९, १, ८,  
७, १; १८, २; ९, ४, १; ४<sup>३</sup>; १०, ४,  
२<sup>३</sup>; ८, ४; ११, ७; ११, ९, २;  
३<sup>३</sup>; तैआ. १, १, २; १२, ३; २०, १;  
२१, १; २२, २; २३, ६; २५, २; २,  
१४, १; ३, ७, २; ८, २; ११, १३;  
१२, ६; ४, ८, १२; ४१, २; ५; ४२,  
५; ५, ७, २; ९; ११, ४; १२, १;

† 'देवोदासम्' इति आ. सुपा. । † 'वाभ्रवम्' इति जैआ. सुपा. पद. ।



७, ३, २, ५, २; ७, १, ८, १, १; १०, १, २; १४, १; २९, १; ६३, १; तां. १, ३, २; ५, १, १; ४, ६, ७; ८; ९; ६, ७, २; ७, ५, ६; १६; १९; ८, १; १०, ५, २; ९, २; १७, १३, १, ७; १८, ८, ७; २०, १, ५, ३; २३, १, ३, २; जै. ९०; ११३; ११४; १७५; जै. १, १, ४; २, १; ५, ५, १, २; ६, १, ८; ७, १, ४; ९, २, १; ११, २, ९; १२, २, ९; १५, २, २; १६, ३, ४; १८, ३, ९, २, ८, २, ६; १२; ३, १, १, १, २; ४, २; ८; २, १, २; ४, १, ६; ५, २, ८; १०; ६, ५, १, ७, ६; ७, २, २; ४, ७, १, १; ८, १, १; २, ६; १०; १०, ३, ८; ४, २; ११, १, ११; ३, ८; १२, १, ५; ६; मं. १, १, १, २; ४, ८; वं. २; ३, २, ९; गो. १, १, १, ३; २, ९; ३, ३; ३, ७; ३, ८; २, १; ९; १, ६; २, २; २, ४; ३, १, ४; ४, ५; ५, १, ३; १, ५; २, १, २, ६; २, १, ९; ४, ९; -युः इह एवा ५, १, १; मं. २, ४, १, ४; -युना ऐ. २, ४, १; ३, ४; ४, १, १; शां. १८, ५; श. ६, १, २, ३; ४, ३, ३; ८, ४, १, २, ६; १०, ६, २, १, १; ११, ४, ४, ३; १४, ६, १, ८; ७, ६; तै. २, ८, ५, ९; तै. ४, ४, ५; तां. १०, १, १; गो. १, १, ३, ५; ३, ७; ५, १, ३; -युम् ऐ. २, २, ५; ३, ४; ४, १; ८, २, ८; शां. ३, ३; ५, ८; ६, १०; शां. ४, १, २, ५; १०, ३; ११, १; श. ४, १, २, ३; ७; ६, १, २, १, ०; ३, २, २; ३, १, ६; ५, ३, ३; ७, ४, ७, ८, २, ३, १, २; ३, २, १; ४; १, ४; ४, १, ५; ४, १, ८; २, ६; ४, १, २; ७, १, १, ९; ७, ३, ९; ९, १, २, ३, ८; ४, २, १; ४; ८; १०, १, १, १, १; ३, ३, ८; ५, १, ४; ६, १, ७; ५, ३; ११, २, ३, १; ५, ३, १, १; ६, २, ६; ८, ३, ५; १४, ६, ३, २; ७, १, १; ८, १, २, १; ९, १, १, ९; तै. १, ४, १, ०, ३; २, १, ६, ४; ८, १, १; ३, ८, १, ८, २; ९, ४, १; १०, २, १; १२, ७, ४;

तै. ४, ४, १, २; ५; ४, २, २; तां. १५, १, ३; १७, १, ३, १, ७; जै. १, ४; १, ८; जै. १, १, २, २; ६, २; १, ५, २, २; १, ६, ३, ४; ३, १, १, १, २; २, ५, १, ०; ५, २, १; २; ७; ६, १, ७; ४, ८, १, ९; ४, ४; १०, ३, ७; गो. १, १, ५; ६; १, ८; ३, ५; ३, ९; २, १; ४, ५; ५, १, ३; १, ७; २, ४; २, १, २, ६; ४, ९; -यो ऐ. ४, २, ९; ३, १; १, १; ४; ६; १, ६; ऐ. १, १, ४; ५, ३, १; शां. १४, ४; ५; २, ६, १, ५; श. ३, ८, २, १, ८; ४, १, ३, ३; ७; १, २; ४, १, १, ७; तै. २, ४, ७, ६; ८, १, २; ३, ७, ४, ७; तै. १, २, ३, ५; ४, १, ४; ६; -यो श. ४, १, ३, १, ८; ४, १, १, ५; तै. २, ८, १, १; तै. १, १, १, ८; २, ०, १; ७, १, १; १, २, १; तां. ४, ६, ६; १८, ८, ७; जै. ४, १, ०, ३, ७; मं. १, ४, २; ६, २; ७; १०; गो. १, १, ४; -यो ऐ. ५, ३, २; ८, २, ८; ऐ. २, १, ७; ३, २, ५; शां. ६, १०; १, ४, ४; शां. ८, ८; श. ३, १, २, १, ८; ४, १, ३, १, ४; १०, ३, ३, ८; ११, ५, ३, १, १; ८, ३; ८, ३, ८; १२, ७, ३, ९; १०; १३, २, ७, १, ४; १४, ५, ३, २; ५, ५; ६, ७, १, १; ९, १, १, ९; का. १, ६, ४, ९; तै. १, ४, १, ०, १, ०; ५, १, ३; ३, १, ०, १, १, ६; १, १, १, ८; तै. १, ९, १; १, ७, १; २, २, ३; २, १, ५, १; ३, ९, १; १, १, ४; ८, १, १; तां. १, ७, ३; २, ०, १, ५, २; जै. १, १, २, ३; ८, १, ६; ३, ४, १, ७; ४, ८, ३, ५; ४, ४; जै. १, १, ७; १, ८, २; जै. १, ५, ६; १, २, ६; ३; २, १, ०; वा. १, ४, ०, ६; ५, ६, १; २, ५, १; १, ४, १; २, ३, २; ७; वं. २; सं. १; सा. १, १, १, ४; गो. १, १, ६; -यो ऐ. ३, २, ३; शां. १, १; १, ६, ३; शां. ४, १, २, ६, २; ७; ८, ४; श. ७, ५, २, ४, ६; ८, २, ३, ५; १०, ३, ३, ८; १, ४;

५, १, ६; ५, ५; ६, ६, १; ७, १, १; ९, १, ३; तै. १, ३, २, ७; ३, १, १, १, १०; तै. २, १, ४, १; ७, ६, १; जै. १, १, ४, १, ६; १, ८, ४, ४; ४, ८, ३, ३; १, ०; ५, ३; गो. १, १, ३, ८; ३, १, ४. वायु-गोप-पाः तै. २, ८, ८, ७. वायु-चित्ति-तिः वा. ८, ४, ४, १, २. वायु-देवत-तः गो. १, ५, २, ५. वायु-देवत्य-त्यः तै. ५, ७, २; -त्यानि ष. ५, ८. वायु-प्रगेत्र-त्राः श. ४, ४, १, १, ५. वायु-प्रतिष्ठ-ष्ठाः शां. ४, १, १, ४. वायु-भूत-भू गो. १, २, १, ९. वायु-सूय-यः श. १, ४, ७, २, ६. वायु(यु?)रु-रु श. १, ४, ८, १, १. वायु-रक्षित-रु तै. ६, ५, २. वायु-लोक-रु शां. २, ०, १, १, १. वाक्नु(-युडम्)-इव-इवाः तै. १, १, २; २, १, १; २, ५, २. वायव्यं, न्या-न्यः ऐ. ४, २, ६; श. ४, १, २, १, २; १, ५; ६, २, १, ३, ९; २, १, १; १, २; १, १, ५, ३, ५; तै. ३, ९, १, ७, ४; ५; तां. १, ७, १, ३, १, ६; -व्यम् ऐ. ३, १; २; ३; ४; ५, २, ६; शां. ८, ४; १, ९, २; २, ५, ८; १, १; १, ५; शां. १, २; श. २, ६, ३, ६; ७; १, १, ५, २, ६; ३, ५; ७; १, ३, २, २, ९; ३, ८, १, ६; का. १, ६, ३, ५; तै. १, २, ५, २; ७, १, १; २, १, ७, १; ८, २; तां. २, १, ४, १, ७; गो. १, ३, १, २; १, ९; -न्या ऐ. ३, ४; -न्या ऐ. २, २, ६; शां. १, ६, ३; ४; श. ४, १, २, १, ५; १, १, ३, १, १; तां. १, ६, २, २; १, ८, ८, ७; गो. १, २, १, ९;

-व्याः ऐ. ३, २९; श. ८, २, ३, ५; तै. १, ४, १, ४; ३, ९, १७, ५; तां. ४, ६, ८; -व्यान् तैआ. ३, १२, ४; -व्यानि श. ३, ६, ३, १०; १३; ४, १, ३, १०; -व्याम् शां. १६, ३; २४, १; श. ४, ४, १, १५; तै. ३, ७, १, ५; -व्यासु तां. १७, ६, १, ३; -व्ये शां. २४, १; -व्येन शां. १४, ४; तै. १, ४, १, ६; -व्यैः तै. २, ६, ४, ३; -व्यौ श. ६, २, २, ११.

वायोविधिक (← वयोविद्या) - काः श. १३, ४, ३, १३.

वार- वाः श. ३, ५, २, ८; तै. २, ४, ५, २.

वारि(र-इ-इ)ति(√इ) - तीनाम् तै. २, ६, १०, ६; १४, ५, २०, ५; ३, ६, १३, १; १४, २.

वारि- रः तै. १, १, ८, ३; २, ४, १, १; तैआ. २, ५, २; -रम् तै. २, ५, ४, ४; तां. १२, ११, ३; -रेण श. १२, ७, ३, ११; तै. १, ८, ५, ५; २, ६, १, २.

वारि-वृत- -म् तै. २, १, १, ३; तैआ. ५, १, ५.

वारकि- -क्ये, -किः जैड. ३, ७, ४, १.

वारक्य- -क्यः, -क्याय जैड. ३, ७, ४, १; ४, ९, १; ४, ९, २, १.

वारण- णः शां. २४, ८; -णम् ऐ. ५, २९; ऐआ. १, १, ३; २, १; २, ५, ३; श. १३, ८, ४, १; -णम् इव ष. ३, १; -णाः श. २, ३, ४, २७; का. १, ४, १, २६; -णान् श. १३, ८, ४, ८; -णानि इव ष. ३, १; -णेन श. १३, ८, ४, ८; तां. ५, ३, ११; -णेषु श. २, ३, ४, ३७; का. १, ४, १, २६.

वारवन्तीय- -यम् शां. २३, ७; तै. १, १, ८, ३; ८, २, ५; तां. ५, ३, ८; ९; १२; ९, १, ३२; ५, ९, ६, ११;

१३, १०, ४-६; १७, ५, ७, ७, १; १८, ६, १६; ११, ३; आ. जैआ. १, १७; ३२२; दै. १, ११; गो. २, ५, ९; -यस्य तै. १, १, ८, ३; ५, १२, १; -यानि आ. १, १७; -ये आ. १, ५२५; -येन तै. १, १, ८, ३; २, ७, १४, २; तां. १३, १०, ५; १८, ११, ४; २०, ३, २; गो. २, ५, ८.

वारवन्तीय-वृ- -म् तै. १, १, ८, ३; ५, १२, १.

वारवर्- -म् तैआ. १, १२, १.

वारह(← वराह) - हम् आ. १, ५२४; सा. १, ४, १७; -हाणि आ. जैआ. १, ५२४.

वारही- -ही तै. १, ७, ९, ४; -ह्यै श. ५, ४, ३, १९.

वारि- -रि तै. २, ६, १५, २; ३, ६, १५, १.

वारिति- वार- गद्र.

वारिष्येण्य- -ण्यः तै. २, ८, ६, ४.

वारुण(← वरुण) - णः शां. १२, ८; श. ४, ४, ५, १५; ५, २, ४, ११; १३; १६; ३, १, ५; ५, २, ७; ४, ३१; ६, ७, ३, ८; ७, ५, २, १८; ३५; १२, ७, २, १७; २०; १, १, ३; तै. १, ७, २, ६; १०, १; २, २, ५, ३; ७, २, १; ३; ३, ३, १०, १; ८, २०, ३; ९, १६, १; तैआ. ५, ३, ६; तां. १७, १३, ९; २१, १०, २३; -णम् ऐ. ३, ४; ५, २६; शां. १८, ९; २०, २; श. ३, ९, १, २१; ४, ६, ३, १; ५, २, ४, १३; ५, १३; १७; ३, १, ५; ३, ९; ४, ५, १२; ५, ४, २९; ६, २, १, ५; ११, ४, ३, ५; ५, २, ३; ३, ५; १३, ३, ८, ५; तै. १, ४, ४, ३; ७, २, ६; ३, ४; ८, ६, ३; २, १, ७, १; गो. १, ३, १२; २, ४, १४; १५; -णस्य श. ५, २, ५, १७; आ. १, ६१; -णानि दै. १, ८; -ण्ये श. १२, ९, १, १७; -णेन श. १२, ८,

२, ३३; ९, १, ८; तै. १, ८, ४, २.

वारुणी- -णी शां. ५, ४; श. २, ५, २, १०; ७, ५, २, २०; का. १, ५, १, ८; तै. १, ६, ४, ४; ५, १; ७, १, ४; ६, ४; १०, १; तैआ. ९, ६, १; तां. १५, १, ३; २, ४; ७, ७; १७, १३, ८; जैड. १, १६, ३, ९; -णीम् शां. ४, १३; श. ९, ४, २, १५; १६; जैड. १, १६, ३, १०; -ण्या ऐ. १, १३; ३०; श. ४, ५, ७, ७; ६, ७, ३, ८; ९, ४, २, १५; १६; १२, ८, ३, १०; गो. २, १, २२; का. १, ५, १, ३८; जैआ. १, ३६६; -ण्याम् श. २, ५, २, ३६; का. १, ५, १, ३१; -ण्यै श. २, ५, २, ३७; ४६; तैआ. १०, १, १३; -ण्यौ शां. ७, १०; श. २, ५, २, १०; का. १, ५, १, ८.

वारुण-सामन्- -म जैआ. १, २१८.

वारुणि- -णिः ऐ. ३, ३४; श. ११, ६, १, १; तैआ. ९, १, १.

वार्कजम्भ(← वृक-जम्भ) - -जम्भम् जैआ. १, १०४; आ. १, १०३; -जम्भे जैआ. २, १८, ५; आ. २, १२, ७.

वार्कलि(← वृकला) - -लिः श. १२, ३, २, ६.

वार्कलिनी- -न्यः शांआ. ८, २.

वार्कल(← वृक-हन्) - -हन् शां. १, ४; तै. १, ३, ५, ३; ७, ६, ८; ९, १; १०, ५; -हन् ऐ. २, ३; ऐआ. १, २, १; शां. १५, २; श. १, ६, ४, १२; १३; ५, ३, ५, २७; तै. १, ६, १, ७; जैआ. १, ४९४; आ. १, ४९४; २, १८, ७; -हन् तां. ११, ११, १२; -ह्यौ ऐ. १, ४; शां. ३, ५; ७, २; ८, २; १८, १०; श. १, ६, २, १२; १२, ४, ३, ५; ४, १-५; १३, ४, १, १३; २, ७.

†-रा-इति मुपा.भ्रष्टः †←वर-द-इति भा.सा. च । पक्षे←वरऽआ/१दा'इति भा. ||='मारिष्यः' इति क्र.७,९,७

वार्त्रघ्नी-घ्नी श. ३,३,१,१४;  
 १५; -घ्नीभ्याम् श. ९,५,२,४.  
 वार्त्रतुर(←वृत्र-तुर्)-म् आ.  
 जैआ. १,३३४.  
 वार्त्रहृत्य(←वृत्र-हृत्य)-त्याय  
 ऐआ. ५,२,५; श. ९,५,२,४; तै.  
 २,५,६,१.  
 वार्त्रार्थ जै. ६२.  
 वादुर्धुषि(←वृद्धि)-म् सा. १,६,८.  
 वा(दुर्ध्र→)दुर्धी(←वृद्धि)-दुर्धीभिः  
 तां. ९,२,२२९.  
 वार्य(√वृ)-र्यम् तै. ३, ६, ७,  
 २७; ११, ६,४; तैआ. ३, २, १;  
 -र्याणाम् तै. २, ५, ८, ५; तैआ.  
 ४,४२,४; -र्याणि श. १४,२,१,  
 १५; ९,४,२८; तै. २, ६, १०, २;  
 ३; ४; ३,६, १३, १; तैआ. ४, ८,  
 २; जै. ८५.  
 वार्ये-र्यस्य आ.जैआ. १, ४२१;  
 -र्याणाम् आ.जैआ. १, २५८.  
 वारो(←वृश)-म् तां. १३, ३,  
 ११; १२.  
 वार्ष(←वर्षा)-र्षम् जै. १८०.  
 वार्षी-र्षी श. ८,१,२,२.  
 वार्षाकप(←वृषाकपि)-म् ऐ. ६,  
 ३२; तां. २०,९,२.  
 वार्षगण(←वृषगण)-णः, -णात्  
 श. १४,९,४,३३.  
 वार्षगणी-पुत्र-त्रः, -त्रात् श. १४,  
 ९,४,३१.  
 वार्षगण्य-ण्यः, -ण्यात् वं. १.  
 वार्षन्धर-रे आ. १, १४४.  
 वार्षरूप-म् गो. २, ६, १२.  
 वार्षायणी-पुत्र-त्रः आ. २, २३,  
 १९.  
 वार्षाहर(←वर्षाहर)-रम् श. १४,  
 ३, १, २६; आ.जैआ. १, ४९५;  
 -राणि आ. २, ९, १०; -रै जैआ.  
 १, १४४; प. ३, ८, १०.  
 वार्षिक(←वर्षा)-कम् श. ५, ५, २,

४; -काभ्याम् ऐ. ४, २६; -कै श.  
 १०, २, ५, ११; -कौ श. ४, ३,  
 १, १६; ८, ३, २, ५; ५, २, १४; ६,  
 १, १८; तैआ. ५, ६, ६; जै. १६२.  
 र्वापर्ण(←वृषन्)-र्णः श. १, १,  
 १, १०; १४, ६, १०, ८; का. २,  
 १, १, ८; जै. ६; जैउ. १, १, ५,  
 ४; ६, १.  
 र्वापर्ण(←वृष्णि)-र्णः तै. ३, ११,  
 ९, ३.  
 वार्षिण-र्षिणः जै. ९०.  
 वार्षिण-वृद्ध-द्धः शां. ७, ४.  
 वार्षण्य-यः तै. ३, १०, ९,  
 १५.  
 वार्ष्यु-ष्ययाय श. ३, १, १, ४.  
 वार्ल-लः श. ३, ६, २, ४; ५; १२,  
 ७, २, १३; ८, १, १४; ९, १, ३; तै.  
 २, ६, ४, ४; -लाः श. ३, ४, १,  
 १७; तैआ. १, २३, ३; -लात्  
 श. ३, ४, १, १७; -लेन श. १२,  
 ७, ३, ११; ८, १, १४; -लेभ्यः जै.  
 १५०; =वार-गद.  
 वार्ल-दामन्-न्ना श. ५, ३, १,  
 १०.  
 वार्ल-धी-धीषु प. ५, १०.  
 वार्ल-मात्र-त्राः शां. ३०, ८;  
 -त्रात् श. ८, ३, ४, १.  
 वार्ल(लडभ)-भ्र-म् प. ४, ४.  
 वार्ल-खिल्य, ल्या-ल्यः गो. २, ६, ७;  
 ९; १६; -ल्याः ऐ. ५, १५; ६,  
 २६; २८; ३०; ३१; ३६; ऐआ.  
 १, ५, २; शां. ३०, ४; ८; श. ८,  
 ३, ४, १; ७; १४; १०, ४, ३, १६;  
 तैआ. १, २३, ३; तां. १३, ११,  
 ३; १४, ५, ४; २०, ९, २; गो. २,  
 ६, ८; ९; -ल्यानाम् ऐ. ६, २४;  
 ऐआ. ५, २, ४; -ल्याभिः ऐ. ५,  
 १५; ६, २४; शां. ३०, ४; श.  
 ८, ३, ४, ७; -ल्यासु ऐ. ६, २४;  
 -ल्यौ तां. १३, ११, ४; ५; १४,

५, ४.  
 वार्लिशिखायनि-निः, -नेः शांआ.  
 ७, २२.  
 वार्लमीक-भीम-मानि प. ५, ६.  
 वाव ऐ. १, १; २; ६; ८; ९; १३; १५;  
 २७; २, ६; १३; १५; १६; ३०;  
 ३१; ३३; ३७; ३, २; ४; ५; ६;  
 ९; १५; १८; ४७; ४८; ४९; ४,  
 १; ९; १०; २५; ५, ३; १४; १७;  
 २५; २९; ३०; ६, २६; २७; ७,  
 ३१; ८, ३; ११; २०; २७; ऐआ.  
 १, ३, २-४; ५; ६; २, २, १; ४, २;  
 शां. २४, १; श. १, ९, ३, १६; ६,  
 १, १, १; १२, ३, ४, १; ४, ३, ३; ७,  
 १, १४; ३, ४; ७; १२; ८, १, २; २१;  
 ३, १९; १३, १, ३, ४; ४, २; ८, १,  
 ९; १४, १, १, ३, २; ४, २, १०; ३,  
 ३२; ५, २, ३; ३, १; ९, १, ५; का.  
 १, १, १, १, २, ४; ४, ५; १९-२२;  
 २६; २, २, ५; ३, ७; १२; ४, ६; ७;  
 ९; ३, १, ३; १६; १७; ४, १; २;  
 १३; २, १; ५; ३, १७; ५, ३, १०; ६,  
 १, ६; ३, १; २; ५; ८; ४, १; २, १,  
 ३, १; २३; ४, २; २, २, २; ५; ३, ९;  
 २३; तै. १, १, ९, ८; १०, ३; २, २,  
 ५; ३, २, ५; ४, ६, २; ७; ३; १०, १;  
 १०; ५, ४, २; ९, ५; १०, १; ११, २;  
 १२, २; ६, ५, ५; ९, ९; १०, ५;  
 ७, ८, ५; २, १, २, ९; १०; ७,  
 ५, २; ६, २; ३, २, ४, ४; ९, ४; ३,  
 २, २; ३; ७, १०; ८, २; १४, १; ९,  
 १३, २; १५, २; १०, ९, ४; १५; १०,  
 १; ११, ७, १; ९, १; १०, ४; तैआ.  
 १, २३, ८; २५, १; २६, ६; ५, २,  
 ६; ७; ४, ६; ११, १; ५; ६; ७, ५, २;  
 ३; ८, ९, १; तां. ४, १, ५; १०, २;  
 ६, २, ५; ३, १; ७, ३, १; ४; ८, ४, ४;  
 ९, २, १; ४; १०, ३, ८; १०; ११, ४,  
 ४; १२, २; ३; ४; ११, ८, ८; १२;  
 १२, ५, १; १९; १३, १, ४; ३, २; २;

† गाने प्रयोगः । ङपा. ४, ३, १५१; ५, १, १५; ङ. । ङ पा. ३, १, १२४; ६, १, २१४ ङ. । † 'वार्षन्धारे' आ. सुपा. ।

२४;५,२३;६, ९;१२,५: १४,४,  
७;५,१५;६,६;८; १०:१२,५;७;  
१५,५,२०; १६,१, २; ११,११;  
१७,८,४; १८,६,४:९,४;१०,३;  
११,४; १२,१०,१२; २०, १,४;  
११,८; १४,३: १५,१२; १६,१:  
५;८;९;२१,१,१,३;२३,४,५:  
१९,३; २५,१,१०; २,५; ४,२;  
१२,३;१३, ३:१६,३; जै. ६;८;  
९; १५:१८: २७;३२; ३४; ३७;  
३८;४६;४७; ४८; ४९;५३;  
५५;६०;६२; ६३;७४; ७७;८४;  
९०;९२; ९५:९८; ९९;१००;  
१०८;११५; १२४;१२५; १३०;  
१३२;१३५; १३६;१३९;१४१;  
१४२;१४३; १४४; १४५;१४९;  
१५०; १५१;१५५; १६०;१६१;  
१६८; १६९; १७०; १७३;  
१७४;१७६; १८०; १८२;१९०;  
१९४;१९८; २०३;२०४; २०७;  
२०९; जै. १, १,१,२; २,१,२;  
५;११;६,२, ९;८,३, ३;७; १०,  
२,४;१२, ५,२; ३;४; ५:६;१३,  
२,२;१४,४,३; १७,१,१; १८,१,  
९;४,१४;२,१,२,८; ५,१,५;२,  
१;३,१; ४;९; ३,१, १,१; २,३;  
१२;२,४,४; ५,१,५; ४,२,१;३,  
७;८;१०;५,४,५, १,७;१५;२,  
९;१३;३, ३;७; ४,३;७;५,  
३;७;६,३;७;७,३;७;८,७;  
१६;६,६,१,७,१,२; ४,६,२,४;  
५;६;३,२; १०,४,७;११,१,२;४;  
५:२,२-५; प. १,३;४;५;६;२,  
२;९;१०; ३, १;७; सा. १,१,  
११; १२; गो. २, १, २; २,८;  
१०;२४;३,२; १२; २३; ४,८;  
१९;५,१०;६,६.

वावद्यमान,ना(√वद्)- नम् श. १,  
७,४,१९; जै. ३, ४, २,३; ५;

-ना: श. १,८,२,१२.  
वावशान्(√वश्)- न: श. ७,१,१,  
२२.  
वावाता(√वन्)- -तया श. १३,४,  
१,९; -ता ऐ. ३,२२; श. १३,  
२,६,५; ४,१, ८; तै. ३, ९, ४,  
५;७; -ताम् श. १३, ५, २, ६;  
-तायै तै. १, ७,३,३; -ते श.  
१३,५,२,६.  
√वाश्, वाश्यते ऐ. ५, २७; ७,३;  
वाश्यन्ते जै. ३,३,३,२; वाद्येत  
ऐ.५,२७;७,३; श. १२,४,१,१२.  
वाशि(त→)ता- -ता तै. १,१,९,९;  
-ताम् ऐ. ६,२,२; -तायै ऐ. ६,१,८;  
२१; गो. २,५,१५;६,३;४.  
वा(श्र→)श्रा- -श्राड्वा तै. १,  
१२,५; -श्रा:ड्वा तै. २,५,४,२.  
वैवाश(√वश्)- -शा: श. ५, ३, ४,  
१६; तै. १,७,५,४.  
वैवाश(←वश)- -शाम् आ. १,  
२९७; -शानि आ.जै.आ.१,४९८;  
-शो जै.आ. १,२७७.  
वासयित्वा(√वास) शां.आ. १२,८.  
वासव(←वसु)- -व: आ. २, ४,  
७; जै.आ. २,१४,१; -वा: ऐ. १,  
२२; तै.आ. १,८,७; १९,१; -वै:  
तै.आ. १,८,६;७.  
वासवी- -वी दै. २, १०.  
वासस्(√वस्)- -स: ऐ. १, ३:३,  
१८; ४,६; ६,२७; ७, १३; शां.  
६,२; शां.आ. ९, ७; श. १, २,  
१,१४;३,१,२,१३; १६;२५;३,  
२,३;९; ३,१०; १८;७, १,१९;  
४,३,४,७; २६;३०;५,२,१,८;  
३,५;५, १७;३,५,२०;६,४,३,  
८; ११,५,१,४; १२,९,२,७;२,  
८,१;४,१,१५;५,२,१;१४,१,१,  
३,२;५,३,१०;९,२,१४; का. २,  
२,४,११; तै. १,१,६,११;३,७,

३;६,१,४;११; २, २,५, २;३,  
४,१;२; ८,७,२; ३,८,१,२;१२,  
५,१०; तै.आ. १,३२,३: २,१,१;  
६,२; ३,१०,२; तां. १, ८,१०;  
१७,१,१४;१८,९,१५; जै. २,  
२,२,२; प. ५,१०; मं. १,१,५;  
२,३,१४; सा. १,६, १;७,६;७;  
गो. २,३,१९;५,२;६,७; -ससा:  
श. ३, १,२, १८;२, १,११; मं.  
१, १, १२; -ससा ऐ. १, ३;  
शां.आ. ४, १५; मं. १, १, ६;  
-ससाम् ब्र. ५, ३,५, २५; २६;  
-ससि श. ४,१,१,२६; ३,४,६;  
७; -ससी श. २, ५,२,४६; ४,  
४,५,२३;५,४,५,२,२; का. १,५,  
१,३८; तै. १, ८,२,४; आ. १,  
१८; -सांसि श. ५, ३,५, २०;  
२४; २५;५, ५,१८; १३, ८,  
४,६; तै.आ. १,३,४; ४,१;५,१;  
६,१; १२,५; ७, ४,२; -सोभि:  
श. ५,२,१,५; तै. १, ३,७,३.  
वास:पल्प(ल→)ली- -म् तै. ३,४,  
७,१४.  
वास:शत- -म् श. १३, ४,१,१५.  
वासो(-ससुह-)-ह(स्त→)स्ता-  
-स्ता: शां.आ. ३,४.  
वासन्तु(←वसन्त)- -न्ता: तै. ३,  
९,९,३.  
वासन्ती- -न्ती श. ८,१,१,५.  
वासिन्तक- -काम्याम् ऐ. ४, २६;  
-कै श. १०, २,५,९; -कौ श.  
४,३,१,१४; ७,४,२,२९; ८, ५,  
२,१४;६,१, १६; तै. १, २, १,  
१८; तै.आ. ५,६,५.  
वासत्य(←वसाति)- -त्या तै.आ. १,  
१२,५; -यौ तै.आ. १,१०,२.  
वासिष्ठ(←वसिष्ठ)- -ष्ठ: ऐ. ८,२३;  
शां. २५,२;३०,३; श. १२,६,१,  
४१; तै.आ. १, १२, ५; जै. ९२;

† 'वा मा' इति मुपा. ?। तै.सं. (२, ६, ८, ५)- साम्यात् एवं प्रस्तान्वितो वेद्यः । † श. इत्यत्रास्य सर्वत्रायुदात्तत्वम् । § =य. ३०, १२; पुंसि रूपमिति म. B. प्र. च । तच्चिन्त्यम् । तु. भा. Griffith च. ।

आ. १; ष. ३, ७; वं. २<sup>३</sup>; गो.  
२, ३, ९; -ष्टम् ऐ. ६, २०; शां.  
२२, ७<sup>३</sup>; २५, १०; २६, १४;  
शांआ. २, १६; तां. ११, ८, १३;  
१५, ३, ३३; जैउ. १, १४, १, १;  
३, ४, १, २; ३; जैआ. १, ३३०;  
५४३; ५७७; आ. १, २५९; ५२६;  
५४३; ५४७<sup>३</sup>; ५५६; ५७८<sup>३</sup>; प.  
१, ५<sup>३</sup>; -ष्टस्य तां. १५, ३, ३३;  
जैआ. १, ५७; आ. १, ५७; २८८;  
-ष्टा: शां. २६, १५; जैआ. २,  
१४, १०; -ष्टात् वं. २<sup>३</sup>; -ष्टानि  
जैआ. १, २५१; २५९; ५२६; ५५२;  
आ. १, २५०; २१५; २६९; ५२७;  
-ष्टे जैआ. १, ५७८; आ. १, २५९;  
-ष्टेन ऐआ. १, ५, २; तां. १२,  
१२, १०; -ष्टौ शां. २८, १०.  
वासिष्ठी- ष्ठी: शां. २९, २.  
वासु- स्तो: १ जै. ११४.  
वासुकि- क्रय सा. ३, ३, ५.  
वासुकिवैद्युत- ता: तैआ. १, ९,  
२; -तानाम् तैआ. १, १७, १.  
वासुकिवैद्युती- तीनाम् तैआ.  
१, १७, २.  
वासुक(←वसुक)- क्रम् ऐआ. १,  
२, २; शांआ. १, ३<sup>३</sup>; -के ऐआ. १,  
२, २<sup>३</sup>.  
वासुदेव(←वसुदेव)- वाय तैआ.  
१०, १, ६.  
वासुमन्द- न्दे जैआ. १, ४३९;  
आ. १, ३३; ४३८.  
वासोक- म् जैआ. १, ७<sup>५</sup>९.  
वास्तव्य(←वस्तु)- न्य: श. १, ७, ३,  
१; ७; ५, २, ४, १३; ३, ३, ७; -व्यम्  
तै. १, ४, ४, ७<sup>३</sup>; -व्या: श. ५,  
२, ४, १३; ३, ३, ७.  
वास्तु- स्तु श. १, ७, ३, ७; १७<sup>३</sup>;  
१८<sup>५</sup>; २, १, २, ९; १०; तैआ. ४,

४२, १; जै. १८४; सा. ३, ३, ५;  
-स्तो: तैआ. ४, ४२, १; -स्तौ  
श. १, ७, ३, १; १७; १८; जै.  
१८६<sup>३</sup>.  
वास्तु-प- पस्य जै. १८६<sup>३</sup>.  
वास्तु-मत्- मत्- मन्त: तैआ.  
४, ४२, १.  
वास्तु-शामन- म् सा. ३, ३, ५.  
वास्तोष्पति- तये तै. ३, ७, ९,  
७; -०ते मं. २, ६, १.  
वास्तोष्पत्य- स्तै: गो. १, २,  
१८.  
वास्तु-ह(√१ह्)- म् ऐ ३, ११;  
३४; ५, १४<sup>३</sup>.  
वाह(√वह्)- हे ऐआ १, ५, २.  
वाहु- हा: तैआ. ६, ६, २; -है: श.  
७, २, २, ९.  
वाहन- नम् श. ९, ४, २, ११;  
गो. १, २, १०; -नस्य श १, ८,  
२, ९; -नानाम् ऐ ४, ९; -ने  
जैउ. ३, ६, ४, १; -नेन श. १, ८,  
२, ९; २, १, ४, ४; का. १, १, ४, ३.  
वाहन-वत्- वन्त: श. ४, ४, ४,  
१०.  
वाहस्- ह: तै. २, ५, ४, १.  
वाहिष्ठ(वाह+इष्टन्)- म् शां. ७,  
९; २४, १.  
वाहिष्ठीय- यम् तां. १५, ५,  
२५; -येन तां. १५, ५, २६.  
वाह्नेय(←वाहि)- य: जैउ. ३, ७,  
३, २; वं. २; -यात् वं. २; -याय  
जैउ. ३, ७, ३, २.  
विंशति- ति: ऐ. २, १७<sup>३</sup>; ५, ४; २८<sup>३</sup>;  
ऐआ. ३, २, १; शां. १६, ७; २२,  
७; शांआ. ८, १<sup>३</sup>; श. १, ३, ५,  
११; २, ३, ३, १९; २०; ७, ५, २,  
४४; १०, १, २, ९; ४, २, २, ३;  
१५; ५, ४, ५<sup>३</sup>; ७<sup>३</sup>; ११, २, ६, ११;

१२, २, २, ६; ४, १२; ३, २, ४<sup>३</sup>;  
तां. २३, १४, ६, ७; १जै. ११८<sup>३</sup>;  
गो. १, ५, ३; ५; -तिम् शां. ९,  
६; १२, ३; श. १०, ४, २, १६;  
जै. ८९<sup>३</sup>; -तीं श. ४, ४, १, १५;  
-त्रे: ऐआ. ५, २, ४; -त्या तैआ.  
१, ११, ८; -त्वाम् श. ११, १,  
२, ९; १३, ५, १, १.  
विंशति-धा श. १०, ४, २, १५.  
विंशति-शत- तम् शां. ११, ७<sup>३</sup>;  
३०, १०<sup>३</sup>; श. १२, ३, ५, १२<sup>३</sup>; गो.  
१, ५, ६<sup>३</sup>; -तानि शां. ११, ७<sup>३</sup>;  
शांआ. २, १०<sup>३</sup>; श. ७, ३, १,  
४३<sup>३</sup>; गो. १, ५, २३; -ते गो.  
१, ५, २३.  
विंशति-शतेष्टक- क्काम् श. १०,  
४, २, ८.  
विंशत्य(←तिऽअ-)क्ष(र→)रा-  
-रा ऐ. ४, ३; श. १०, ५, ४, ८;  
-राम् शां. १७, २.  
विंशत्य(←तिऽअ-)ङ्गुलि- लि: श.  
१२, ३, २, २; गो. १, ५, ५.  
विंशु(शति+ङ्)- श: तां. २३, १४,  
५; गो. १, ५, २४; -शा: तै. ३,  
११, २, ३; -शान् गो. १, १, ५;  
-शे ऐ. ७, २; -शेषु तै. ३, ११,  
२, ३.  
विंशिन- शिन: गो. १, १, ८<sup>३</sup>.  
विंशिनी- नी तां. २४, १०, १.  
वि ऐ. १, १०; तै. २, ८, ५, ६; तैआ. ४,  
११, ६; ५, ९, ८; ६, १, १; १०, १, ३;  
विऽइति तै. ३, १०, ४, ३; तैआ.  
४, १९, १.  
वि- वय: ऐ. ३, १९; श. १, ८,  
३, १४; तैआ. ४, २०, ३; ४२, ३;  
तां. ५, ६, १<sup>३</sup>; गो. २, ४, १६; वी  
श. १४, ८, १३, ३<sup>३</sup>; वे: शां. २४,  
५; २६ १६; श. ५, १, ५, २०.

१ 'वसोः' इत्यस्य गानप्रयोगो द्र. । २ 'वासुकम्' इति पाठान्तरं समीचीनमिव । ३ 'विंशतिम्' इति मुपा.  
स्यादिति C. सन्दिह्यते । ४ 'सप्त' विंशति (७२०) असमर्थोऽयं समासः । =तु. श. १०, ४, २, २ । ॥ =क्र.  
१, १०३, १ । सा. तु √ विंदिराह ।

वि-कृत्- -तः श. २, २, ४, १०; १, २, ४, १८; ६, ६, ३, १; १४, १, २, ५; का. १, २, ४, ७; -तम् तै. १, १, ३, १२; २, १, ७; तैआ. ५, ४, ९.  
 विक-निक-हिक- -कानि आ. १, ४३.  
 वि-कर्ण- -म् ऐ. ४, १९; तै. १, २, ४, ३; तां. ४, ६, १५.  
 विकर्णी- -र्णी श. ८, ५, ४, १०; ७, ३, ९-११; १०, ४, ३, १८; ५, ४, १५; -र्णीम् श. ८, ५, ४, ९; ७, ३, ९-११; १०, १, ३, ७, ४, ९.  
 विकर्ण-भास- -से आ. २, २३, ७; जैआ. २, २३, १३.  
 वि-कर्त्त- -र्ता श. १३, ३, ८, १; तां. ९, १०, ३; जै. ९३.  
 वि-कश्यप- -पे ऐ. ७, २७.  
 वि-कस्त(√कस्)- -म् श. ६, ४, ३, ४.  
 वि/काक्ष्, व्यकाक्ष्त् तां ६, ९, २२.  
 विकार-, विकारिन्-, विकार्य-वि/कृ द्र.  
 वि/क्ति, विचिकेत तै. ३, ७, १०, ६.  
 विचिकित्सति श. २, २, ४, ९; तै. २, १, २, २; विचिकित्सति श. १४, ७, २, १८; व्युचिकित्सत् श. २, २, ४, ९; का. १, २, ४, ७; व्युचिकित्सत् श. २, २, ४, ६; का. १, २, ४, ५; तै. २, १, २, २; विचिकित्सेत् ऐ. ८, १५; ऐआ. ३, २, ६; शांआ. ८, ११.  
 विचिकित्सत्-, विचिकित्सा- अद्र.  
 वि-किर(√कृ)- -रान् मं. २, ५, ५.  
 वि-कुसुक- -कः तैआ. २, ४, १.  
 वि/कृ, विकरोति ऐ. २, ३९; शां. ३, ९; ३०, ४; श. १, ९, २, १०; ३, ७, २, ८; ४, ४, २, १६; ६, ७, २, ५; ७, १, १, १७; १९; ९, २, ३, ३४; तै. १, ८, १, २; विकरोति श. ६, ७, २, ७; ७, १, १, १९; तै.

२, ७, २, १; तां. २०, ९, २; जैउ.  
 २, १, २, ९; विकुरुतः श. ९, ५, १, ५६; विकरोमि जैउ. ४, ८, १, ५; विचकार श. ७, ५, २, ३५; विचक्रुः श. ३, १, ३, ४; विचक्रुः श. ३, १, ३, ४; विकरिष्ये तै. १, ७, १, २; वि...कुरु श. १, ६, ३, १७; विकरवाम श. ३, १, ३, ४; विकरवामहै जै. १४९; जैउ. १, १८, ३, ८; वि...करवामहै जैउ. १, १८, ३, ८; व्यकुरुत श. १०, ६, ५, ३; तै. १, ७, १, २; जैउ. १, १५, १, २; व्यकरोत् ऐ. ५, १५; तै. २, ६, २, ३; तैआ. ५, १०, १; तां. २०, १६, १; १४, ५; जै. ५२; व्यकुर्वत तां. ९, २, ३; जै. १४९; जैउ. १, १८, ३, ९.  
 विक्रियते ऐ. ६, १६; श. ६, ७, २, ५; ७; १, १, १०; १७; ३, १, ९; विक्रियते श. ६, ७, २, ७; ७, १, १, १९; जैउ. १, ६, २, ६; गो. १, १, २६; विक्रियन्ते ऐ. २, ३९; विक्रियाते श. ७, १, १, १०; १७; ३, १, ९; विक्रियान्तै श. ७, ३, १, १०; विक्रियेत जैउ. ४, ८, १, ६.  
 वि-कार- -रः ऐआ. २, ३, ६; शां. ३, ५; गो. १, १, २४; -रेण शां. ३, ५.  
 वि-कारिन्- -कारी गो. १, १, २४; २६.  
 वि-कार्य- -र्यो गो. १, १, २६.  
 वि-कुर्वत्- -न्तम् तैआ. ३, ११, २.  
 वि-कृत- -तः श. ३, १, ३, ४; प. २, २; -तम् ऐ. ६, १६; जैउ. २, १, २, ९; गो. १, २, २०; -तानि तैआ. १, ३, १.  
 विकृत-रूप- -पाणि प. ५, ११.  
 वि-कृति- -तयः ऐआ. १, ५, १; -तिः ऐ. २, ३९; ६, १६; -त्या श. ६, ७, २, ५; ८; ३; ३, ९; ४, २;

९, २, ३, ३४.  
 वि-कृत्य जैउ. १, १५, ३, ७.  
 वि-क्रियमाण- -म् श. ६, १, ३, २०.  
 वि/कृत्, विकृन्तति श. ३, १, २, १६.  
 वि-कृत- -तः श. ३, ८, ३, ३७; १२, ९, १, ३; -त्तेन श. ३, ८, ३, १०; वि-कृन्ततां- -न्तन्तम् तै. ३, ४, १६, १.  
 वि/कल्प, व्यकल्पयत् गो. २, १, ७; व्यकल्पयन् तैआ. ३, १२, ५; विकल्पयेथाम् तां. २१, १, १; विकल्पयामहै तां. २१, १, २.  
 वि-कल्प- -प्तः तैआ. ३, ११, ६.  
 वि/कृप्, विकर्षति श. ९, १, २, २०; २५; २८-३०; ३१; विकर्षति श. ९, १, २, २१; २३; विकृपति श. ७, २, २, ७; १४; १८; १३, ८, २, ८; विकृपति श. ७, २, २, ८; १८; २०; १३, ८, २, ८; विकृपन्ति श. ६, १, ३, ४; विकृपन्तु श. ७, २, २, ९; विकर्षेत श. ९, ५, १, ६३.  
 विकल्पये वा. ११, ८, ४, २; ४.  
 वि-कृष्ट- -ष्टः श. ६, २, १, ७; -ष्टम् श. ४, ६, ८, १९; ९, ५, १, ६३; ११, ८, ४, २; ४.  
 वि/कम्, विक्रमते ऐ. ६, १५; श. १, १, २, १३; ९, ३, ९; ३, ६, ३, ३; ६, ७, २, १३; १४; १५; १६; का. २, १, २, १२; २, १२; विक्रमे ऐ. १, १७; २५; ६, १५; श. १, १, २, १३; ९, ३, ९; ३, ५, ३, १३; ६, ३, २, ३, १८; १२, ४, १, ४; ५; का. २, १, २, १२; तै. १, ४, ३, ६; २, ४, ३, ५; ६, १; ५, ५, ४; ७, १४, ३; ८, ३, ३; ३, १, २, ६; तां. २०, ३, २; प. १, ६; ५, १; १०; सा. १, ५, ६; विक्रमस्व श. ३, ६, ३, १५; ४, ३; ४, ५, १, १६; ६, ७, २, १३; १४; १५; तै. १, २, १, २३;

§ 'कृ-' इति मुपा. स्वरः ? । † 'कृ-' इति मुपा. स्वरो ऋः । उ. य. ३०, १८ ।

तैआ. ३, १५, १; व्यंक्रमत ऐ. १, १; तै. १, १, १०, ३; २, ७, १४. ३; तां. २०, ३, २; व्यंक्रामत् तै. १, २, १, २७; तैआ. ३, १२, २; वि...क्रामेयुः श. १३, २, ४, २; तै. ३, ९, १, २; व्यंक्रंस्त श. १, ९, ३, १० <sup>३</sup> ; १२ <sup>३</sup> . वि...अक्रंसत गो. २, ६, १३.	१, १, ११. वि-अर(त्→)न्ती- -म् श. ५, ५, ४, २८. वि-अर- -रः तै. १, ५, १, १. वि/१क्षि, विक्षिगन्ति श. ९, १, १. २३; विक्षिणुयात् का. २, २, ४, १४. विचिञ्जीवन्ति श. ९, १, १, २३. वि-क्षिण्त्- -क्केभ्यः श. ९, १, १, २३. वि-क्षेतोस्(ः) तां. १९, ८, ६. वि/क्षिप्, विक्षिपन्ति तैआ. २, २, १; विचिक्षेप शांआ. ६, १९. वि-क्षिप्- -पः तैआ. ४, २४, १; २५, १. वि-क्षुद्र- -द्रम्ऽइव ऐ. १, २१; ऐआ. १, ५, १; -द्राऽइव ऐ. ५, ६. वि/क्षुघ्, व्यंक्षुघ्यन् तै. २, २, ७, ३; ११, ५. वि/क्षुम्, विक्षोभन्ते श. १, १, २, २२; का. १, ४, २, ९; २, १, २, १५; विक्षुभ्युः जै. ८१. वि-क्षुघ- -घः ष. ३, १. वि-क्षोब्धोस्(ः) श. १, १, २, २२; २, ४, १, १४; का. १, २, ९, २, १, २, १५. वि-खान(√खन्)- -नाः जै. १९३. वि/ख्या(←चक्ष्), विचिख्युः तै. २, ८, २, २; वि...ख्येपम् श. ४, ३, ४. १७; तै. ३, २, ४, ७; व्यख्यत शां. १९, ९; व्यख्यत श. २, १, ४, २९; का. १, १, ४, २६; तै. २, ४, ६, १०; वि...अख्यत श. ६, ७, २, ४; तै २, ८, ६, २; वि...अख्यत् श. ६, ७, ३, २; तै. ३, ६, ८, १; वि... अख्यन् तै. २, ८, ६, २. विख्यापयति श. ६, ७, ३, २. वि-ख्याय श. ६, ३; ३, १२ <sup>३</sup> .	वि-गी(त→)ता- -ताः ष. २, ३ <sup>३</sup> . वि-गीय ष. २, ३. वि/ग्रथ्, विग्रथनाति श. ३, ३, २, १८. वि-ग्रथित- -तः श. ५, २, १, ५. वि/ग्रह्, विग्रह्णाति शां. १४, २ <sup>३</sup> ; श. ४, २, ३, ११; ३, ५, ९; विग्रह्णाति श. ४, २, ३, ६; ९; तां. ६, ६, १४; विऽइव...गृह्णाति शां. १४, २; विग्रह्णते श. ३, ८, ४, २५ <sup>३</sup> ; विग्र- ह्णन्ति श. ४, २, ३, १५; तां. ६, ६, १२; व्यंग्रह्णात् तै. १, ४, १, १; व्यंग्रह्णत ऐ. ३, ९ <sup>३</sup> ; श. ४, १, ३, ५; व्यंग्रह्णत तै. १, १, १०, १; ३, १, २; २, २, ८, ६; तैआ. ५, १, ६; विग्रह्णीयात् ऐ. ३, ४, ६, ७, २२; श. ४, २, ३, ११. विग्रह्यते जैड. ३, ४, ५, १. वि-गृह्य श. ४, १, २, २६. वि-ग्रहण- -म् तां. ६, ६, १२. वि-ग्राहम्(णमुल्) श. ६, ३, ३, ५ <sup>३</sup> ; तै. २, ३, २, १. वि-ग्लापन(√ग्लै)- -म् श. १४, ७, २, २३. वि-वन्(√हन्)- -नः तां. १९, १८, १; जै. १४१; -नम् तै. २, ७, १८, १; तां. १९, १८, २; १९, १; -नस्य तै. २, ७, १८, १; तां. १९, १९, १; जै. १४१; -नान् सं. २, ५, १-४; -नेन तै. २, ७, १८, २; तां. १९, १९, २ <sup>३</sup> . विघन-त्व- -म् तै. २, ७, १८, १; तां. १९, १९, १; जै. १४१. वि-घ्रातुक- -कः तैआ. १, ३, १, ५. विघ्न- -घ्नानाम् शांआ. १२, ३. वि-चक्र- -क्रम् ऐ. ६, ३०; गो. २, ६, ९. विचक्रमाण- वि/क्रम् द्र वि/चक्ष्, विचष्टे ऐआ. ३, १, ६; शांआ. ७, १९; तै. २, ५, ६, २; तैआ. ३, ११, ४; विचक्षते तैआ. ३, ११, ५; ११; जैड. ३, ६, ७, १; ५;
---	--	--

सा. ३, १, ११; विचष्टाम् तै. ३, १, १, १०; २, ५, ११; विचक्ष्व श. ३, १, १, १० <sup>३</sup> ; गो. १, १, ३२. विचक्षयन्ति गो. १, ३, १९; २, ३, २३. वि/ख्या द्र.	विचिन्वन्ति श. ३, ३, २, ५; ८; विचिन्वन्ति श. ९, १, १, २३; विचिन्वन्तु श. ३, ३, २, ७; ८; विचयत् तै. २, ७, १२, ४.	श. ४, ५, २, १०; तां. २३, २, ३; विचिन्नदमि तै. ३, ७, ६, ७; विचिच्छिदतुः जै. १८० <sup>३</sup> ; विच्छिन्धि जै. १६०; व्यच्छिन्नत् तां. १३, ३, १२; जै. १६०; विच्छिन्द्यात् ऐ. ६, ३०; श. ८, १, १, ६; ९; २, ३, ६; ९; १४, ४, ३, २२; तै. १, १, ५, ७; ४, ३, ५; ४, ७; ७, २; २, १, ४, ९; ३, ७, २, ३; तां. ७, ३, १०; जै. ९३ <sup>३</sup> ; प. २, १, ३; विच्छिन्द्युः तां. २३, २, २, १.
वि-चक्ष्य तां. १, ५, १९.	वि-चाय- -यः तै. २, ४, ३, १३.	विच्छिद्यते तै. १, ४, ३, ६; गो. २, १, ४; विच्छिद्यन्ते तै. ३, २, ४, १; विच्छेत्स्यन्ते जै. १३६; व्यच्छिद्यत जै. २००; विच्छिद्येत श. १३, १, ६, ३; व्यच्छेदि जै. २००.
व-चक्षण-णा- -णः शां. ४, ४; ७, १० <sup>३</sup> ; १२, ५; शांआ. ४, ९; तां. ११, १०, ६; जै. १२६ <sup>३</sup> ; वं. २; -णम् ऐ. १, ६; शांआ. ७, ३; तै. २, ५, १, ३; ३, १, १, १; जै. १२६ <sup>३</sup> ; -णस्य शां. १२, ५ <sup>३</sup> ; -णा शांआ. ३, ३; तै. २, ८, ९, १; -णात् शांआ. ३, २; वं. २; -णाम् शांआ. ३, ५.	वि-चित्- -चितः श. ३, ३, २, ७; ८. वि-चित्- -तः श. ९, १, २, ४३.	विच्छिद्येत् तै. १, ४, ३, ६; गो. २, १, ४; विच्छिद्यन्ते तै. ३, २, ४, १; विच्छेत्स्यन्ते जै. १३६; व्यच्छिद्यत जै. २००; विच्छिद्येत श. १३, १, ६, ३; व्यच्छेदि जै. २००.
विचक्षण-व(त्→)ती- -तीम् ऐ. १, ६ <sup>३</sup> ; जै. १२६ <sup>५</sup> ; गो. १, ३, १९; २, २, २३ <sup>३</sup> ; -त्या शां. ७, ३.	वि-चिन्वत्कु- -त्केभ्यः श. ९, १, २, ३.	वि-चिच्छिदिवस्- -वान् तां. ८, ९, २१.
वि/चत्. वि <sup>३</sup> ...चातयस्व तै. २, ८, ६, ८.	वि-चेतु- -ता गो. २, ६, १४; -तारः श. ३, ३, २, ८.	वि-च्छिन्ति- -त्तिः तै. ३, ७, १, २; -त्तिम् तै. ३, २, ४, १.
वि/चर्, विचरति गो. १, १, २५; विचरन्ति तै. २, ४, ५, ४; ६, ९; वि <sup>३</sup> ...चरन्ति श. १२, ४, ४, २; व्यचरत् गो. २, ६, १४.	वि-चिकित्सत्(√कित्)- -त्सन् श. २, २, ४, ९; का. १, २, ४, ७.	वि-च्छिन्न- -त्तिम् तै. ३, २, ४, १.
वि-चरत्- -रन् श. ७, ३, १, ३० <sup>३</sup> ; तैआ ४, २८, १.	वि-चिकित्सा- -त्सा शां. २६, ३; श. १०, ६, ३, २; १४, ४, ३, ९; -त्साम् शां. २६, ५; -त्सायाः का. १, २, ४, ७; -त्सायै श. २, २, ४, ९ <sup>३</sup> ; तै. २, १, २, २.	वि-च्छिन्न- -त्तिम् तै. ३, २, ४, १.
?वि-चर्तुर्- -म् तै. २, ८, ९, २.	वि-चित्तगर्भा- -र्भा तै. १, ७, ३, ३.	वि-च्छिन्न- -त्तिम् तै. ३, २, ४, १.
वि-चर्षण- -म् तैआ. ७, ४, १.	वि-चित्रगर्भा- -र्भा -र्भाम्, श. ५, ५, २, ८; ९.	वि-च्छिन्न- -त्तिम् तै. ३, २, ४, १.
वि-चर्षणि- -णिः ऐआ. ५, २, ४; शां. २५, ६; श. १, ५, १, २०; तै. १, ४, ८, १; २, ५, ३, ३; -णे शां. २०, ३; गो. २, ३, १४.	वि-चेतयितृ- -ता ऐ. ६, ३५.	वि-च्छिन्न- -त्तिम् तै. ३, २, ४, १.
वि-चारिन्- -रिन् गो. १, २, १८; -री गो. १, २, १०.	वि-चेतस्- -ताः तै. २, ८, ५, ८.	वि-च्छिन्न- -त्तिम् तै. ३, २, ४, १.
वि-चलित(√चल्)- -म् जैउ. ३, ५, २, ४.	वि-चिन्त्य(√विन्त्) तैआ. ३, १२, ७.	वि-च्छिन्न- -त्तिम् तै. ३, २, ४, १.
वि-चाकशत्(√कश)- -त् तैआ. १, ११, २.	वि/चृत, विचृत श. ७, २, १, १०; वि <sup>३</sup> ...चृत तै. २, ४, २, ६.	वि-च्छिन्न- -त्तिम् तै. ३, २, ४, १.
वि/चि, विचिनोति ऐआ. २, १, ७;	वि-च्रुति- -त्तौ तैआ. २, ६, १.	वि-च्छिन्न- -त्तिम् तै. ३, २, ४, १.
	वि/च्यु, विच्यावयति तां. १९, ७, ३; व्यच्यावयत् तां. १९, ७, १.	वि-च्छिन्न- -त्तिम् तै. ३, २, ४, १.
	√विच्छ्, विच्छाययति श. १४, ७, १, २०.	वि-च्छिन्न- -त्तिम् तै. ३, २, ४, १.
	वि-च्छन्दस्- -न्दस् ऐ. १, २१ <sup>३</sup> ; २५ <sup>३</sup> ५, ५ <sup>३</sup> ; ऐआ. १, ५, १; तां. ८, ८, २४; दै. २, ९; -न्दाः ऐ. ५, ४; श. १०, ३, २, १२.	वि-च्छिन्न- -त्तिम् तै. ३, २, ४, १.
	वि/च्छिद्, विच्छिन्नत्ति श. १०, २, ३, १८; तै. १, ४, ४, १०; विच्छिन्नत्ति श. १०, २, ३, १८; विच्छिन्दन्ति	वि-च्छिन्न- -त्तिम् तै. ३, २, ४, १.
		वि-च्छिन्न- -त्तिम् तै. ३, २, ४, १.

॥ = वि-चर्तुर्- इति क्र. १, १०, १, २ । इमुपा. अष्टः स्यादिति Miv. । § 'विचेत्' इति कालि. मुपा. सा. च बा- ह्वुच (१, १६४, १६)-विरोधाच्चिन्त्यावेव । † 'विच्छिन्दुः' इति मुपा. ? । [विच्छिन्न-वहाः(←वहस्-)? इति स्यात् C. ।



वि-जात- -तः ऐ. १, १९.  
 वि-जामन्- -मानः श. ३, ६, २, १<sup>१</sup>  
 वि-जायमान, ना- -नः तै. २, ३, ८,  
 १; तैआ. १०, १, ३; -नाः श.  
 ४, ५, ५, ६; ९; १०; ५, २, १, २, ५;  
 -नायाः श. ५, ३, ४, १८.  
 वि-जावन्- -वा श. ७, १, १, २, ७.  
 विजय-विजयिन्- वि/जि द्र.  
 वि-जर, रा(√१जू)- -रः श. १४, ७, २,  
 २८; -रा शांआ. ३, ३; -राम्  
 शांआ. ३, ३; ४.  
 वि-जर्ज(र→)रा- -म् तै. ३, ४,  
 ११, १.  
 वि जल- -ले शां. ५, १०.  
 ?विजव- -वः ऐआ. १, ४, १; ५, २, १<sup>१</sup>  
 वि-जुहव(√१हा)- -हतः श. ९, ५,  
 १, २८.  
 विजात-, विजामन्-, विजायमान-,  
 विजावन्- वि/जन् द्र.  
 विजानन्- वि/ज्ञा द्र.  
 वि/जि, विजयते ऐ. १, २४<sup>१</sup>; श. २,  
 २, ४, १८; ४, ४, १५; ५, ३, १; ४,  
 १; ५, २, ३, ७; ४, ३; ७; १२; १४;  
 का. १, ३, ४, ९; ५, २, १; ३, १; २,  
 २, २, २; तां १६, २, ५; जै. २०५;  
 वि...जयते ऐ. ३, १७; १९; तै.  
 २, २, ८, १; विजयन्ते तै. १, १,  
 १०, ६; तां. २३, १०, २; विजया-  
 महे जै. १५५; विजिग्ये जै. ४, ४,  
 १०, ३, १; विजयामहे तां. २१,  
 १३, २; व्यजयत ऐ. ३, २०; ६,  
 ११; श. २, ४, ४, १५; ४, ३, २,  
 ९; ५, २, ३, ७; तां. २३, १०, २;  
 व्यजयेताम् ऐ. २, ३७<sup>३</sup>; ज. ५,  
 २, ४, १२; तां. २५, १३, ३; व्यज-  
 यन्त ऐ. १, २४<sup>१</sup>; श. २, २, ४,  
 १८; ६, १, २; ५, २, ४, ७; का १, ६,  
 १, २; व्यजयन्त श. १, ५, ४, ६;  
 २, २, ४, १८; ५, ३, १; ४, १; ६, १.

१; २, १; ३, ४; ४, १<sup>१</sup>; ५, २, ४, ३;  
 ७, १४; का. १, २, ४, १३; ५, २, १;  
 ३, १; ६, १, १; २, १; ४, १; तै. १, ६,  
 २, ७; ७, १, ३; तां. १०, १२, ४;  
 २१, १३, २; जै. १६; ४८; १५५;  
 गो. २, ४, १५; १६; १७; वि...ज-  
 जयन्त ऐ. ३, १७; तै. २, २, ८, १.  
 विऽइवऽजिगीषते श. २, १, २, १७;  
 विऽइवऽजिगीषन्ति का. १, १, २,  
 ११; विजिगीषामहे श. १, ५, ४,  
 ६; व्यजिगीषत श. ४, ३, ३, ६.  
 वि-जय- -यः श. १३, २, ७, १३<sup>१</sup>;  
 १४<sup>१</sup>; १५<sup>१</sup>; जै. ४, १०, ३, १;  
 जै. ९२; १५५; -यम् श. २, २,  
 ३, २; ३, ४, १; का. १, २, ३, २; ४,  
 १, १; तै. १, १, ६, १; ३, १, १; तैआ.  
 ५, ८, १३; -यस्य श. ४, ३, ३,  
 १५ -याय ऐ. ३, ३९<sup>१</sup>; -ये  
 जै. ४, १०, ३, १; ४, १; -येन  
 ऐ. ८, ७.  
 विजय-भाग- -म् तै. ३, ७, ४, ६.  
 वि-जयिन्- -यिनः तै. १, ६, ६, ३.  
 वि-जिगीष- -धः श. १४, ९, ४, १७.  
 वि-जिगीष- -पः गो. १, १, ३१.  
 वि-जिग्यान्, ना- -नः श. १, ६, ४, २१;  
 २, ५, ४, ९; ४, ३, ३, १७; का. १,  
 ५, ३, ९ -नम् ऐआ. ५, ३, २;  
 श. २, ६, ३, ६; ८; का. १, ६, ३,  
 ५; ६; जै. १४१; -नस्य ज. २,  
 ५, ४, १०; -नाः ऐ. ३, ४२; जै.  
 ३४; ३७; जै. १, १६, १, १;  
 -नानाम् श. २, ५, ४, १०; ६, ३,  
 २<sup>१</sup>; ४; का. १, ६, ३, २<sup>१</sup>; ४; -नाम्भ्यः  
 तै. १, ७, १, ५.  
 वि-जित- -तम् श. १, ५, ३, २१; २३;  
 -ते श. ४, २, २, ८<sup>१</sup>; १२; ३, २, ५<sup>१</sup>;  
 १६; ५, २, ३, ७; ४, ३; ७; १२; १४.  
 विजित रूप- -म्ऽइव श. ४, २,  
 १, ७.

वि-जिति- -तये गो. १, २, २, ४<sup>१</sup>; -तिः  
 श. २, २, ४, १८; ४, ४, १५; ५, ३, १;  
 ४, १; ६, १, १; २, १; ३, ४; ४, १<sup>१</sup>; ५,  
 २, ३, ७; ४, ३; ७<sup>१</sup>; १२; १४; का. १,  
 ३, ४, ९; ५, २, १; ३, १; ६, १, १; २, १;  
 ४, १; जै. २०५; -तिम् ऐ. १, २, ४<sup>१</sup>;  
 श. २, २, ४, १८<sup>१</sup>; ३, ७, १, १७;  
 १८; का. १, २, ४, १३; तां. २३,  
 १०, २<sup>१</sup>; -ती ऐ. ७, १८; -तीः  
 ऐ. ३, २, १; -त्या तां. ११, १, ४;  
 -त्यै ऐ. २, ३, ७; ८, ९<sup>१</sup>; तै. १, ३, ५,  
 २; ६, १, ७; २, ७; ७, ५; ७, १, ३; ६;  
 ८; ९, १; ३, २, ५, ९; ७, ४, ६; गो. २,  
 ४, १५-१७.  
 वि-जितिन्- -तिनः ऐ. २, ३, १; -तिनि  
 जै. ११७.  
 वि-जित्य ऐ. ३, २, १; शां. १, २; १<sup>१</sup>,  
 २<sup>१</sup>; शांआ. ६, २०; श. १३, ५,  
 ४, १३; तै. १, १, ६, २; ३, १, १;  
 २, २, ७, २; ३, १, २, ५.  
 वि-जिघत्सु(√घन्)- -त्सः श. १४,  
 ७, २, २८.  
 विजिज्ञासमान-, विजिज्ञासा-, विजि-  
 ज्ञास्य- वि/ज्ञा द्र.  
 वि-जुर- -रः ऐआ. ५, २, १<sup>१</sup>.  
 वि/जृम्भ्, विजृम्भते श. १०, ६, ४, १.  
 वि-जृम्भ(त्→)न्ती- -न्ती ऐ. ६,  
 ३५.  
 वि/ज्ञा(→जा), विज्ञानानि ऐ. ५,  
 २२<sup>१</sup>; ऐआ. २, ६, १; ३, १, ५;  
 शांआ. १४, २; श. ८, ५, ४, १; १०,  
 ५, २, १५<sup>१</sup>; १२, ९, १, १४; १४, ४,  
 ३, ९; ५, ४, १५; ७, १, ३०; २, २;  
 ३, २३; विज्ञानानि श. १४, ५, ४,  
 १६; ६, २, ३; ७, १, २०; ३, २, ३; २<sup>१</sup>;  
 जै. ९२; गो. २, २, १२; विज्ञानते  
 तैआ. ६, ५, २; विज्ञानन्ति ऐ. ३,  
 ४३; ७, १३; तैआ. ३, ११, ५; जै.  
 २१२; जै. ३, १, २, २; १२<sup>१</sup>;

†ना. तथाह । Mat. Kt. च. 'विजु-' इत्यस्य प्र.३ । †'विदुः' इति ना. । 'विजरः' इति Kt सुपा.

विज्ञानामि श. १४, ७, ३, १४; जै. ९२; विज्ञानीनः श. ११, ५, ५, १३; जै. ४, १०, १, ३; विजज्ञे शांआ. ६, १९:२०<sup>३</sup>; विजज्ञौ जै. १५२ जै. ४, १०, ३, २; विज्ञा-तास्मः। ऐ. ५. ३०; विज्ञानात् तैआ. १, ११, ५; विज्ञानीहि शांआ. ५, १; जै. १७६; जै. ४, १०, ३, ३; ७; ११; विज्ञानीतात् जै. १७६; १९८<sup>३</sup>; व्यज्ञानात् तै. १, ४, १, १; तैआ. ९, २, १; ३, १; ४, १; ५, १; ६, १; जै. ५२; व्यज्ञानत् जै. ३४; ३७; व्यज्ञानन्त जै. ४, १०, ३, २<sup>३</sup>; व्यज्ञानन् तां. ६, ६, ८; विज्ञानीयात् शांआ ५, १; श. १४, ७, ३, २४; २५<sup>३</sup>; विज्ञानीयात् श. १४, ७, १, ३०; २, १६; ३, २३; तैआ. १, ३, ३; जै. १३; विज्ञानीयाः श. १४; ६, ५, १; विज्ञानीयाम् शांआ. १, ६; विज्ञानीयाम जै. १६८; व्यज्ञासिष्ट श. १४, ८, २, २-४; व्यज्ञासिष्टां श. १४, ८, २, २-४; व्यज्ञासम् जै. १९८<sup>३</sup>; व्यज्ञासिष्म श. १४, ८, २, २-४.

विज्ञायते ऐ. ४, २२; श. १४, ९, १, १०; जै. १, १४, ४, ४; ३, ६, ९, ६; ४, ८, २, १४; गो. २, २, ६; विज्ञायेत जै. ४, ८, २, १४; वि...ज्ञायते ऐ. १, २५.

विज्ञापयति शांआ. ७, १३; विज्ञापयामि श. १, ४, ५, १०; वि...ज्ञापयिष्यामि शांआ. ३, १; ६, १९; श. १४, ५, १, १५.

विजिज्ञासस्व तैआ. ९, १, १; २, १; ३, १; ४, १; ५, १; व्यजिज्ञासे जै. १५९९; विजिज्ञासीत शांआ. ५, ८.

वि-ज्ञान्त्- -नताम् जै. ४, १०, २, ३; -नम् शां. २६, ६; श.

१४, ७, १, २५; ३०; ७, ३, १८; २३; तै. ३, ७, ११, ५; गो. १, १, १५.

विज्ञानती- -ती तै. ३, १२, ९, ६.

वि-जिज्ञासमान- -नाःऽइव जै. १, ३, १, ५.

वि-जिज्ञासां||- -सा श. १४, ६, १, १; -साम् शांआ. १, ६.

वि-जिज्ञास्य- -म् श. १४, ४, ३, १५; १६<sup>३</sup>.

वि-(ज्ञ→)ज्ञा- -ज्ञा जै. १३.

वि-ज्ञात्,ता- -तः जै. १५९; -तःऽइव शां. ७, १; -तम् ऐ. ५, २५; ऐआ. २, ३, २<sup>३</sup>; ३, ३, २<sup>३</sup>; श. ६, ६, १, १७; १४, ४, ३, १५<sup>३</sup>; तैआ. ३, १, १; जै. ४, १०, ३, ३; -तस्य गो. १, ३, १९; -ता श. १४, ४, ३, १५; -ताय श. १३, १, ८, ३; -ते श. १४, ६, ५, १; ७, ३, ६.

विज्ञात-त्रैपुभ- -भम् शां. २२, ७; ८; २३, २<sup>३</sup>; ६; ७; २४, ६-८; -भानि शां. २२, ७<sup>३</sup>.

विज्ञात-वीर्य- -र्यः तै. २, ४, १, २.

वि-ज्ञातव्य- -म् शांआ. ३, ७.

वि-ज्ञातुम् जै. ४, १०, ३, ६; १०.

वि-ज्ञातु- -ता ऐआ. ३, २, ४; शांआ. ८, ७; श. १४, ६, ७, ३१; -तारम् शांआ. ५, ८<sup>३</sup>; श. १४, ५, ४, १६; ६, ५, १; ७, ३, २५; -तुः श. १४, ७, १, ३०; ३, २३; -तृ श. १४, ६, ८, ११<sup>३</sup>.

वि-ज्ञान- -नम् ऐआ. २, ३, २<sup>३</sup>; ६, १; शांआ. ५, ३<sup>३</sup>; १२, ४; श. ३, ३, ४, ११; ८, ७, २, १०; ११; १०, ३, ५, १३; १४, ५, १, १७; ६, ९, ३४; तै. २, ६, ५, ५; ३, १०, १, १; ९, ६; १०, २; तैआ. ८, ५, १<sup>३</sup>; ६, १; ९, ५, १<sup>३</sup>; १०, ६३, १<sup>३</sup>; ६४, १; जै. १, २, ३, ५; प. २, ८; -नात् श. १४, ७, १, ३०; ७, ३,

२३; तैआ. ९, ५, १; १०, ६३, १; -नानि श. ४, ५, ८, ११; १२, ५, २, १२; -नाय श. १४, ५, ४, १४; तै. २, ५, १, ३; -नेन श. १४, ५, १, १७; ४, ५; तैआ. ९, ५, १; १०, ६३, १; तां. १, ३, ९; गो. २, ४, ९.

विज्ञान-घनु- -नः श. १४, ५, ४, १२.

विज्ञान-पति- -तिः तैआ. ७, ६, २.

विज्ञान-म्य- -यः शांआ. १३, १; श. १४, ५, १, १६; १७; ७, १, ७; २, ६; तैआ. ८, ४, १; -यम् तैआ. ८, ८, ५; ९, १०, ५; -यात् तैआ. ८, ५, १.

वि-ज्ञाय श. १४, ७, २, २३; तैआ. ९, २, १; ३, १; ४, १; ५, १; गो. १, १, ३१.

वि-ज्ञेय- -यः शांआ. ३, ७; -यम् श. १४, ७, १, ३०; ७, ३, २३.

वि/तंसु, व्यतंसयत् शांआ. ८, ११.

वि/तन्, वितनोति ऐ. १, ४; ३, ३८; श. १, १, १, १२; का. २, १, १, ९; तै. २, ५, ८, १२; वि...तनुतः तै. २, ८, ९, १; वितन्वते ऐ. १, ४; शां. २६, १४; श. ७, २, २, ४<sup>३</sup>; तै. २, ४, १, ६; वितन्वते श. ९, २, ३, २७; वितन्वन्ति श. ४, ३, ५, २१; तां. ५, ६, १२; वि...तन्वन्ति श. ७, २, २, ५; विततान तै. ३, १२, ७, ३; वि...ततान शां. ७, १०; श. ३, ३, ४, ७; वितेनिरे श. ९, २, ३, २७; वि...तनुध्वम् श. ७, २, २, ५; वि...अतन्वत शां. ८, ५; वितनुयात् का. १, १, १, ७.

वितायते तै. १, ४, ६, १; तां. १०, ५, ६.

वि-तत्,ता- -तः श. ९, १, १, ६; १४;

तै. २, ८, ९, ५; जै. १, ६, १, ३;  
 -तम् ऐ. १, २०<sup>३</sup>; ७, ९<sup>३</sup>; शां. ८,  
 ५; श. ३, ३, ४, ७; ११, ५, ५, १३;  
 तै. १, ४, ८, ३; २, ५, ५, ३; ८,  
 ७, १; ३, १२, ३, ४; तैआ. १,  
 ११, १; ६, ३, २; १०, १, ४; ११;  
 तां. १, २, ८; जै. ३, १, ५, ४;  
 -तम् ऽइव तां. १२, ५, ७, ८; -ताः  
 तै. ३, १२, ८, १; जै. १६५<sup>३</sup>;  
 -तानि तै. १, ५, १, १; -त्ते गो. १,  
 ५, २, ५; -तैः तै. ३, १, २, १; -तौ  
 जै. १; गो. २, ६, १३.  
 वि-तन्वृत्-न्तम् तैआ. १, १०, ३.  
 वि-तन्वा(न→)ना-ना तैआ. ७,  
 ४, १.  
 वि-तपत्(√तप्)-पन् तै. ३, १०,  
 १, २.  
 वि-तरम्(तरप्) तै. २, ८, ६, ८; ३,  
 ६, ३, २; १०, ५.  
 वि-तराम् श. १, ४, १, २३.  
 वि-तसुर-वि-चर्षुर-द्र.  
 वि-तष, घा(√तक्ष)-घः श. ३, ७,  
 २, १; -घा तै. ३, २, २, २.  
 वि-तस्ता-स्तया तैआ. १०, १,  
 १३.  
 वि-तस्त्रि-स्त्रिः, -स्त्रिम् श. १०,  
 २, २, ८; -स्त्रीः श. १०, २, ३,  
 ११; -स्त्याम् तैआ. १०, ११, २.  
 वितस्त्रि-मा(त्र→)-त्री-म् श.  
 १०, २, ३, १४.  
 वि-तुदि(√तुद्)-द्वये तैआ. १,  
 ३१, २.  
 वि-तुन्न-न्नः जै. ९.  
 वि-तृद्, वि-अतर्द्व तै. २, ८, ५, १.  
 वि-तृ(ण्ण→)णा-ण्णा श. ५, ४,  
 ४, १; १२, ९, १, ३.  
 वि-तृतीय-ये श. ६, ५, २, १२; १७<sup>३</sup>;  
 १०, २, १, ५<sup>३</sup>; ९.  
 वि-तृप्, वितृपन् श. ३, ९, ४, ७<sup>३</sup>.  
 वितृपयन्ति तां. ५, ८, १.

वि-तृ, वि-अतिरत् ऐ. ६, ७; २३;  
 गो. २, ५, १३; ६, ५; वि-अता-  
 रीत् तै. १, ७, ४, ३.  
 वितारयति शां. २, १; श. ३, १,  
 २, ५; वितारयन्ति शां. १२, ४.  
 वि-तर-रः श. १४, ७, २, ११.  
 वि-तारयत्-यन् शां. १३, २.  
 वित्त-वित्ति-विच्चा ✓२ विद् द्र.  
 विधुर्(√व्यथ्)-रम् ऐ. २, ७; तै.  
 २, ८, ६, ३.  
 ✓१ विद्, विद्, ऐ. १, १<sup>३</sup>; २, ५; ८-१२;  
 १३<sup>३</sup>; १४; १६<sup>३</sup>; २१; २२; २४<sup>३</sup>;  
 २८<sup>३</sup>; २९; २, १<sup>३</sup>; ३; ७<sup>३</sup>; ८; १०;  
 १३; १५<sup>३</sup>; १६<sup>३</sup>; १७<sup>३</sup>; १८<sup>३</sup>; १९;  
 २०<sup>३</sup>; २१-२३; २४<sup>३</sup>; ३०-३३;  
 ३५; ३७; ३८; ३९<sup>३</sup>; ४०<sup>३</sup>; ३, १; २<sup>३</sup>;  
 ३; ६<sup>३</sup>; ७; ८<sup>३</sup>; ९<sup>३</sup>; १०<sup>३</sup>; १२-१५;  
 १७; १८<sup>३</sup>; १९; २१; २३<sup>३</sup>; २४;  
 २७<sup>३</sup>; २८; ३१; ३३<sup>३</sup>; ३४; ३५;  
 ३७<sup>३</sup>; ३८; ३९; ४१; ४२<sup>३</sup>; ४४; ४७<sup>३</sup>;  
 ४८<sup>३</sup>; ५०; ४, १; ३; ४<sup>३</sup>; ६; ७; ८<sup>३</sup>;  
 १०; १४<sup>३</sup>; १५<sup>३</sup>; १७; १८; २०; २२<sup>३</sup>;  
 २३<sup>३</sup>; २४<sup>३</sup>; २५<sup>३</sup>; २६; २७; २९<sup>३</sup>;  
 ३०<sup>३</sup>; ३१; ५, १<sup>३</sup>; २<sup>३</sup>; ४-६; १०-  
 १२; १४; २२; २३<sup>३</sup>; २६<sup>३</sup>; ३०; ६;  
 १; २<sup>३</sup>; ३<sup>३</sup>; ४<sup>३</sup>; ७; २०<sup>३</sup>; २३; २७;  
 ३२<sup>३</sup>; ३३<sup>३</sup>; ७, १२; २८; ८; २७<sup>३</sup>;  
 २८; ऐआ. १, १, २; ३<sup>३</sup>; ४<sup>३</sup>; २, १;  
 २<sup>३</sup>; ४; ३, १<sup>३</sup>; २<sup>३</sup>; ४; ७<sup>३</sup>; ४, १, ५,  
 ३<sup>३</sup>; २, १, ३; ४<sup>३</sup>; ५<sup>३</sup>; ६<sup>३</sup>; ७<sup>३</sup>; ८<sup>३</sup>; २,  
 ४; ३, १<sup>३</sup>; २<sup>३</sup>; ४; ५; ३, १, १, २;  
 ५<sup>३</sup>; ६<sup>३</sup>; ३, २, १-३; ४<sup>३</sup>; ५; ६<sup>३</sup>; ५,  
 ३, ३; शां. १, २; २, ८<sup>३</sup>; ६, २-८;  
 ९<sup>३</sup>; १२<sup>३</sup>; १५<sup>३</sup>; ७, ४; ११, ७; १२,  
 ३; १६, १०; १७, ३; २१, ५; २५, ४;  
 ५<sup>३</sup>; ६; १२; २६, ५; १४; २७, १;  
 ३; ३०, ६; शांआ. १, ८; ३, १<sup>३</sup>;  
 ७<sup>३</sup>; ४, १; २; ६; १४; ५, २; ६, २०<sup>३</sup>;  
 ७, २; ४-८; १२-२२; २३<sup>३</sup>; ८,  
 १-३; ८<sup>३</sup>; ९; ९, २<sup>३</sup>; १२, ४; श. १,

२, ३, ७; ५, ७; १९; २१; ४, २, १३;  
 ३, ८; ५, १, २०; २, २०; ३, १४; ४,  
 ५; १६; ६, १, ६; ८; १९; २१; ३,  
 १७; २२; ४; ४; ४, १३; १६; १७;  
 १९; २०; ७, २, २४; २, १, ३, ९; २,  
 ३, १; ४, १; ९; १०; १२; ३, १, ७;  
 १३<sup>३</sup>; ३, ९; १२; ४, ४, १७; १८; ३,  
 १, २, १७; २, १, २४; ९, २, १६; ४,  
 ६, ७, २०; ५, १, १, ४; ३, १, १०; ४,  
 ४, २३; ६, १, २, १३; २७; २, १, १;  
 ३, १०; ७, १, १७; १९<sup>३</sup>; २१; ७, २,  
 १, ११; २, २०; ३, १, ४२; ८, १, ४,  
 ६; ४, ४, ३; ९, २, ३, ५०; ५, १, २७;  
 १०, १, १, १०; ४, १४; ५, ४; २, ६,  
 १९; ३, ३, १-५; ४, २८; ५, ७; ८;  
 १०; ११; १४; १६<sup>३</sup>; ४, १, ११; २,  
 ३१; ३, १; २; ४; ४; ५, ४, १-५; ८;  
 १०; १२; १८; ६, १, ३; ४-९; ११; २,  
 ११; ५, १; ५; ७; ८; ११, १, ६, १२<sup>३</sup>;  
 १७<sup>३</sup>; २, ३, ४; ५<sup>३</sup>; ६; ४, ६; १०; ६,  
 १३; १४; ७, १-५; ११; १४-१८;  
 १९<sup>३</sup>; २०; २८-३१; ३३; ३, १, २; २,  
 १<sup>३</sup>; ४, १, १६; ३, २०; ४, ७; ५, ३,  
 ८-१२; ४, २-५; ९, ५; ८, ३,  
 ७-११; १२, १, २, ३; ४, ३; २,  
 १, ९; २, २३; ३, ४; ९; १०; ४, १६;  
 ३, २, ६; ३, २; ४; ४, ११; ५, ११;  
 १३; ४, १, ७; ६, १, ४; ७, १, १४;  
 ३, १६; ८, १, १६; २, २; २८; ३, ११;  
 १७; ९, १, १७<sup>३</sup>; ३, १०-१२; १३,  
 ३, ३, १०<sup>३</sup>; ४, २; ४, २, १७; ३, १५;  
 ५, २, २०; ६, १, १; ९; ७, १, १४;  
 १४, १, १, १२; २, २, ४९; ३, २,  
 २२-२९; ३०<sup>३</sup>; ४, १, ८; १०; १७;  
 १९; २४; २७<sup>३</sup>; २८<sup>३</sup>; २९; ३३; २,  
 २; १०; १४; १८<sup>३</sup>; २२; २१; ३, १;  
 ७; १९; ३२; ३४; ५, १, २१; २, १;  
 ३; ६; ३, १०; ४, ३; ६<sup>३</sup>; ६, ३, २; ४,  
 १; ७, ५; ७; ९-१३; १५; १६; २१-  
 ३०; ९, ११-१८; ७, १, २१<sup>३</sup>;

२,२८;२९;३१;३,४;७;८,१,१<sup>३</sup>  
 ४,१<sup>३</sup>;५,१<sup>३</sup>; ६,४;५; ७,१;८,१;  
 ११,१<sup>३</sup>; १३,३;१४, १-४; १५,  
 १-४; ९,१,६;२,१<sup>३</sup>-६<sup>३</sup>;४,१४;  
 का. १,२,३,१; ४,६-९;३,१,२;  
 ३;७;२,२,१,२०;३,७;१७-१९;  
 तै. १,२,४,३<sup>३</sup>;३,२,३:५,१;१०,  
 ३;५,२,२; १२,५;६,६, ६;७,५,  
 ३;१०,५;२,१,१,२;३;१२;५,४;  
 ८;९<sup>३</sup>; १०;६,३-५;८,३;१०, ३;  
 ११,१;२,३,३;७<sup>३</sup>; ४,३;५;७,३;  
 ४;८,७;८;९,५<sup>३</sup>; ९<sup>३</sup>;१०; १०,२;  
 ३<sup>३</sup>;४<sup>३</sup>;५;६;११, ६<sup>३</sup>;३,१,२<sup>३</sup>;३;  
 २,५;५,४<sup>३</sup>;५<sup>३</sup>;६;६,४;८,२<sup>३</sup>;३<sup>३</sup>;  
 ९,१;५-७;९;११, ४;४,८,७;७,  
 ५,२;६. २;९,१; ४;१०, २;११,  
 २;३<sup>३</sup>;१८,१;३<sup>३</sup>;४;८,९,६;३,१,  
 ४,१-१४; ५, १-१४; ६,१-५;  
 २,२,१;५;७,२;३; ८,८;३,१,२;  
 ५;३,३;७,५;८,४;११,१;५,१२,  
 २;८, ९,२; १८,६; २०,५; २१,  
 ४<sup>३</sup>;९,२०, २;२१,२; २२,२<sup>३</sup>;३;  
 ४;२३,१<sup>३</sup>;२;१०,८, ४;९,३;९-  
 ११;१२<sup>३</sup>;१३; १४<sup>३</sup>;१५; १०,१<sup>३</sup>;  
 २<sup>३</sup>;३<sup>३</sup>;४<sup>३</sup>;११, १<sup>३</sup>;२;५; ६<sup>३</sup>;७<sup>३</sup>;  
 ११,७,२<sup>३</sup>;३<sup>३</sup>;४<sup>३</sup>; ८,५;६;८<sup>३</sup>;९,  
 २-४;६;७<sup>३</sup>;१०,२;४;१२,२,२-  
 ९;४,२-७;५,१<sup>३</sup>;२;११; वेद श्वा.  
 १,२,२,१०;८,२,४;२,३,१,१३;  
 ४,७;४,१,११<sup>३</sup>;३,२,२,१९;७,१,  
 २५;३,६;८,३,६;७,३,४,१५;६,  
 ९,६;५,५,२,२;६,५,४,१७;१०,  
 ३,३,१-५;५,२,१५;६,१,२;३<sup>३</sup>;  
 ५,७;११,२,४,१०; ६,१२;८,४,  
 १; १३,२,३,१<sup>३</sup>;४, २,१७;५,२,  
 २०;१४,१,१,२०;४,२,१७;२२;  
 ६, ७, २-४; ९, २०; ११, १;  
 ९,१,४;५; का. १, १,३,८;३,१,  
 ७<sup>३</sup>;२,२,१,७; तै. २,२,७,४; ३,  
 ५,५<sup>३</sup>;८, ९,७;६<sup>३</sup>; ३,२,२,१;५,  
 ७, २;८, २२, १<sup>३</sup>;९,८, ३;११,

१०,४; १२, ५, १०; तैआ. १, ५,  
 २;६, २; ८, ७; ९, २-४; १०, ७;  
 ११, ५; १३, १<sup>३</sup>; २; २२, १<sup>३</sup>; २<sup>३</sup>; ३<sup>३</sup>;  
 ४<sup>३</sup>; ५<sup>३</sup>; ६<sup>३</sup>; ७<sup>३</sup>; १२<sup>३</sup>; २३, २; ९;  
 २४, ४; २५, ३; २६, ४<sup>३</sup>; ५; ७; २७,  
 ३; ३१, ५; २, २, १; ११, १; १९,  
 १; ३, १२, ७; १३, १; १४, १;  
 ४, ४२, ५; १, २, ९; ९, ३; ८; ११, १;  
 २; ५; १२, ३; ७, ३, ४; ५, ३; ८, १,  
 १; ५, १; ६, १<sup>३</sup>; ९, १, २, ६, १; ७, १;  
 ८, १; ९, १; १०, २; ६; १०, १, ४<sup>३</sup>;  
 १४, १; ६, २, १; ६, ३, १; तां. ३, ७,  
 २; ४, १, ३; ५, ४; ८, १०; १, २, २;  
 ३; ५, १५; ७, ३; ६, १, ३; ७; ९; १३;  
 २, १; २; ४; ६; ७; ९; ३, ७; १०; १४<sup>३</sup>;  
 ५, २; ८, ११; ६, ६; ७; १३; ७, ४;  
 २०; ७, १, १३; ५, ३; ५; ९; १३;  
 १८; २१; ६, ८; ८, १५; ९, ८; १०,  
 ४; ७; ९; ८, ३, २; ४; ४, ७; ५, ३; ६,  
 ७; ९, ३; १६; १८; २, १, १३; १८;  
 २२; २, १२; १०, १, २; ५; ८; ११;  
 १२; १४; १७; २०; २, ३; ३, ५; ७;  
 ८<sup>३</sup>; ५, १७; १८; ६, ८; ७, २; ३;  
 ११, ३, ७; ५, ८; १८; ६, ५; १२, १,  
 ५; ७, ७; १०, १७; १३, ६; २१;  
 २८; ३०; ३१; ३३; १३, १, ९; ४,  
 ९; ७, ७; १३; १०, ७; १४, ५, २, ९;  
 १०, १; १५, ३, ३, १; ५, ३, ६; ९,  
 १४; १६, २, २; ४; ३, २; ९; ४, २;  
 ९; ७, ६; ८, ३; ९, २; १२, ३; १५,  
 २; १७, ५, २; ७; ३; ९, ३; १०, ४;  
 ११, ५; ७; १३, १८; १४, ४; १८,  
 १, ६; २४; ३, ३; १२, १, ५; २, ३;  
 ३, ७; १०, ४; ११; ११, ५; ८;  
 १२, २; ४; १३, २; ४-८; १४, १;  
 ८; १५, ३; १६, २; १७, १; ३; ८;  
 १८, २; २०, २, ५; ४, ६; ५, ५; १२,  
 ३; १४, ६; ८<sup>३</sup>; १६, ५; ६; ९; २१, २,  
 २; ४; ८; ३, २; ८, ५; ९, २; १२, ४;  
 ६; १३, ३; ५; १४, २१; १५, ६;  
 २२, ५, ४; ८, २; ९, ३; ११, ३; ७;

१२, ३; १४, ७; १५, ७; ११; १८,  
 ३; ५; ६; ८; जै. ६; ८; १४<sup>३</sup>; १५<sup>३</sup>;  
 १६; १७<sup>३</sup>; १८<sup>३</sup>; २०; २१<sup>३</sup>; २२;  
 २३; २७<sup>३</sup>; २९; ३२<sup>३</sup>; ३८<sup>३</sup>; ३९-  
 ४५; ४६<sup>३</sup>; ४७; ४९<sup>३</sup>; ५०<sup>३</sup>; ५१<sup>३</sup>;  
 ५२; ५४; ५६; ६१; ६३-६७; ६९;  
 ७१; ७२; ७३<sup>३</sup>; ७४; ७६; ७८<sup>३</sup>;  
 ७९-८२; ८४<sup>३</sup>; ८५; ८८<sup>३</sup>; ८९;  
 ९०<sup>३</sup>; ९१; ९४; ९५, ९८<sup>३</sup>; ९९<sup>३</sup>;  
 १०१<sup>३</sup>; १०२<sup>३</sup>; १०३; १०४<sup>३</sup>; १०५;  
 १०६<sup>३</sup>; १०८; ११६; ११७; १२४;  
 १२५; १२९<sup>३</sup>; १३०; १३२; १३७<sup>३</sup>;  
 १३८; १३९<sup>३</sup>; १४१<sup>३</sup>; १४२;  
 १४५<sup>३</sup>; १४६; १४७; १५१; १५२;  
 १५३<sup>३</sup>; १५४; १५५; १५८; १६५;  
 १६६; १६८; १६९<sup>३</sup>; १७१<sup>३</sup>;  
 १७२<sup>३</sup>; १७५; १७७; १७९-१८१;  
 १८२<sup>३</sup>; १८३-१८५; १८६<sup>३</sup>;  
 १८७-१८९; १९१<sup>३</sup>; १९२;  
 १९४-१९६; २००-२०५; २०७<sup>३</sup>;  
 २०८-२१०; जैष्ठ. १, १, ५, ३;  
 ६, २; ४; ७, ५; २, १, १३; १४; ३,  
 ८; ३, २, ५<sup>३</sup>; ४, १; ५, १, ३; ६, १,  
 ८; ७, २, ४; ८, ३, ७; ९, ३, ३<sup>३</sup>; ५;  
 १०, १, ३; १०; २, ६; ११, १, ७<sup>३</sup>;  
 १२, १, ८; २, २; ४-६; ८; १०; ३,  
 ५; १३, १, ६<sup>३</sup>; २, ३; १४, २, ११;  
 ४, ३<sup>३</sup>; ६; १६, २, १; १७, २, ३; १८,  
 २, ३; ५; ८; ३, १०; २, १, १, २०;  
 २, ६; १०; २, २, २; ३; ८; ३, १; ४,  
 १२; ३, ३, ९; ४, १, २; २, १४; ३,  
 ४; ५, १, ४; ३, ६; ९<sup>३</sup>; ३, १, १, १३<sup>३</sup>;  
 १९<sup>३</sup>; ३, ३; ५; २, १, १; ५; ६; ४, ३;  
 ५; ७; १०; ४, १, ९; ३, १०; ५, ५;  
 ५, १, १०; ८, २; ११; ९, ३; ६, ३,  
 १<sup>३</sup>; ६; ४, ९; ५, २; ३; ४<sup>३</sup>; ७; ८; ६,  
 ६; ७, ८; ९, ८; ७, ५; २, ११; ४,  
 २, १, ११; ६, १, ५-९; २, ४; ३, १;  
 ५; ९; ८, ३, ११; ४, ३; १०, २, १;  
 २<sup>३</sup>; ३; ४, ६; ९; ११, १, ८; १०;  
 १३; ३, ९-११; ४, २; ५, २-११<sup>३</sup>;

५, १४; १२, २, ६; आ. १<sup>३</sup>; घ.  
 १, २; ३<sup>३</sup>; ४; २, १<sup>३</sup>; २; ३<sup>३</sup>; १०; ३,  
 ७; ४; ५<sup>३</sup>; २; मं. १, १, २; ५,  
 १०; ११; २, १, १५; २, १२; ४, ९;  
 १३<sup>३</sup>; वै. १, २६; सं. २; ५<sup>३</sup>; सा.  
 १, १, ७; ९; ११; १२; १६; १८<sup>३</sup>; २,  
 १०<sup>३</sup>; ४, १३; १५; २२<sup>३</sup>; गो. १, १,  
 ३-६; ८-११; १५; २३; २९<sup>३</sup>;  
 ३३-३६; ३८; ३९; २, ५; ९; १३;  
 १५; २४<sup>३</sup>; ३, १<sup>३</sup>; १४; १५; २२;  
 ४, २; ७; ८<sup>३</sup>; ९; १०<sup>३</sup>; ११<sup>३</sup>; १२;  
 १३; १५; १६; १७<sup>३</sup>; ५. २-४; ६;  
 ७; ९; ११-१४; २०; २१; २५<sup>३</sup>; २,  
 १, ७<sup>३</sup>; २१; २६; २, १; ६; ८<sup>३</sup>; ९;  
 १०<sup>३</sup>; १४; १९<sup>३</sup>; ३, २; ४; ५<sup>३</sup>; ६;  
 १०; २१; २३<sup>३</sup>; ४, २; ५; ७; १०<sup>३</sup>;  
 ११; १६; १९<sup>३</sup>; ५, २; ६<sup>३</sup>; १३; ६,  
 १; ५<sup>३</sup>; ६<sup>३</sup>; ७; १०; ११<sup>३</sup>; १२<sup>३</sup>; १४;  
 १५<sup>३</sup>; वेदऽवेद श. १४, ६, ७, ५;  
 विदुः ऐ. २, १; १३; १९; ३, १२;  
 ३१; ७, १२; १३; ऐआ. २, ३, २;  
 ३, १, ५; २, ५; शां. १४, ३; शांआ.  
 ७, १४, ८, ९; श. १, ८, ३, २०; २,  
 १, १, ७<sup>३</sup>; १०, १, ४, ९; २, ६, ७, ४,  
 ३, १०<sup>३</sup>; ४, ४<sup>३</sup>; १२, ८, ३, १९; १४,  
 ६, ७, ८; १४; १७-२०; ७, २, १५;  
 २१; ९, १, १८; १९; तै. १, २, १,  
 २६; ४, १, २; २, २, १०, ३; ३, १०,  
 ९, १३; १४; विदुः श. १, १, ७;  
 २, १, ४, १; ३, ३, १३<sup>३</sup>; ३, ७, ३, ४;  
 ४, १, ३, १७; ३, २, १२; १३; १०,  
 ४, ४, ४<sup>३</sup>; १२, ६, १, ४१; १४, ८, १,  
 १; का. १, १, १, ५; ४, १; २, १,  
 १, ६; तै. १, ५, २, ३<sup>३</sup>; २, ८, ८, ६;  
 ३, १, १, ८; तैआ. १, २७, ५; २,  
 ११, १; ५, ११, १, ५; ६, ९, १, ८,  
 ६, १; १०, १, ३; तां. १, २, ९; ६,  
 ६, १७; २०, १५, १०<sup>३</sup>; ११<sup>३</sup>; जै.  
 ९१; २०४; जैउ. १, १, ७, ३; १३,  
 १, १; ३, २, १, ६; ८; १: ५ १; प

३, ७; गो. २, २, ७; वित्से तै. २, ८, ३,  
 २; विदु श. २, ५, १, ४७; विदु  
 तै. २, ४, ३, ९; ३, ७, १३, ३; वेत्थ  
 ऐ. ७, ८; २७; २८; शां. ७, ४; श.  
 १, ४, ५, १०; १०, ३, ३, २-५; ४,  
 १; २<sup>३</sup>; ३<sup>३</sup>; ४<sup>३</sup>; ५<sup>३</sup>; ६, १, ५-९; ११,  
 ३, १, २; ४; ५, ३, ९-१२; १२, ४,  
 ४, १; तै. ३, ७, २, ५; ११, ५<sup>३</sup>; १०,  
 ९, ३<sup>३</sup>; वेत्थ श. १०, ३, ३, १-५;  
 ६, १, ४-९; ११, ५, ३, ९-१२;  
 १२, २, १, ९; ६, १, ३९; १४,  
 ६, ७, २; ३<sup>३</sup>; ५; ९, २०; ९, १, २<sup>३</sup>;  
 ३<sup>३</sup>; तै. ३, १०, ३, १; तैआ. १, ८,  
 ५; २, ६, २; जै. १७०; १८२<sup>३</sup>;  
 जैउ. ३, ६, ३, ५; ६; ४, १, १, १;  
 १०, २, १; घ. १, ६; मं. २, ३, १९;  
 गो. १, २, ११<sup>३</sup>; ५, २; वेत्था ३ तै.  
 ३, १०, ९, ३<sup>३</sup>; जैउ. १, १४, १,  
 २; ३; ४<sup>३</sup>; ६; ७; ८<sup>३</sup>; २, १; २-७; १८,  
 ४, ४-१०; वित्थ श. १३, ४, २,  
 १७; जैउ. १, १५, ४, २; विदे  
 शांआ. ३, २; विदुमहे तैआ.  
 १०, १, ५<sup>३</sup>; ६<sup>३</sup>; ७<sup>३</sup>; ४६, १;  
 विदुः तै. २, ८, ३, २; गो.  
 १, ३, २०; २१; जैउ. ४, १०,  
 १, ३; विदुमसि ऐ. ७, १८;  
 विदाब्जकार ऐ. ७, १; श. १, ९, १,  
 २४; २५; २, २, ४, ६; ४, १, ५, ५;  
 ११, ४, ३, २०; ६, १, १, ७; १२, ६,  
 १, ३८; १३, ३, ५, ४; १४, १, १,  
 १८; ८, १५, ११; का. १, २, ४, ५;  
 तै. ३, ९, १५, ३; १०, ९, १०; ११;  
 १२, ५, ३; तैआ. २, १८, १; जै.  
 १२५; जै. १५१; जैउ. ३, २, १,  
 ३; ४, १०, ४, १; २; ३; गो. १, ३,  
 १८; विदाब्जकुः श. १, २, ३, २;  
 ४, १, ३४; ६, ४, १; २, २, ४, १२;  
 ३, ४, २; ४, ४, ४; विदाब्जकुः का.  
 १, २, ४, ९; ३, ४, २; ४, १, १;  
 २, २, १, १६; विदाब्जकथं प.

१, ६; वेदिता श. ११, २, ७, १२;  
 १४, ६, ९, ११-१८; वेदिष्यति  
 तै. १, ६, ७, ४; वेदिष्यामि श.  
 १२, ९, ३, ४; वेदिष्यावः श. १४,  
 ६, २, १४; विदु मं. १, ३, १२;  
 विदुम श. ४, १, ३, २; ६, ५, ३;  
 विदुम श. ३, २, ४; ५<sup>३</sup>; ६, ७, ४,  
 ४<sup>३</sup>; तै. २, ८, २, ६; ३, १, १, ७;  
 तैआ. ४, ११, ७; १०, १, ५; तां.  
 २१, २, ७<sup>३</sup>; जै. ८७; १०३; १३८;  
 प. ३, ७; गो. १, १, ३८;  
 वेत्तु श. १, ५, २, १<sup>३</sup>; वेत्तु श. १,  
 ५, २, १<sup>३</sup>; ४, १, २, २; विद्वि श. १,  
 ४, ५, ४; ४, १, ३, ३; तै. ३, १०, ९,  
 १५<sup>३</sup>; ११, ४; तैआ. १, ११, ६;  
 जैउ. ४, १०, १, ५-९; वित्तात् श.  
 ३, ७, १, ९<sup>३</sup>; ४, ३, ३, १९; तै. ३, १,  
 १, ८; वित्तात् तै. २, ७, १२, ४;  
 वेदानि श. १, २, २, १४; २, ३, १,  
 १६; ११, ४, १, ३; का. १, ३, १, ९;  
 २, २, १, ११; वेदाव श. १, १, ४,  
 १५; १६; वेदाम तै. १, ६, ७, ५;  
 जैउ. २, ३, २, ६; अवेत् ऐ. २,  
 २५; ३, २०<sup>३</sup>; श. १, ९, १, ५;  
 २६; ११, १, ६, ९; १४, ४, २, १०;  
 २०; २१; तां. ७, २, २; जै. १५;  
 १८६; १९४; गो. २, १, १७;  
 अविदुः श. ३, ४, २, २; ३,  
 ८; ७, ३, ५; १०, १, ३, ८; १४, ४, १,  
 ३-८; जै. ९४; जैउ. ३, २, ३,  
 ७; गो. १, ३, १५<sup>३</sup>; २, २, ७; वे;  
 श. १, ४, ५, ४; अवेदम् ऐआ. २,  
 ५, १; विद्यात् ऐ. ५, २२<sup>३</sup>; ६, २१;  
 ७, २८; ऐआ. १, ५, २<sup>३</sup>; २, १, २;  
 ४; ६; २, ३; ३, १, ४; ६; २, ३; ४<sup>३</sup>;  
 ६; ५, ३, ३<sup>३</sup>; शां. १३, ३; शांआ.  
 ५, ८<sup>३</sup>; ७, ९; १५; २३; ८, ३<sup>३</sup>; ७<sup>३</sup>;  
 ९, ८<sup>३</sup>; ११<sup>३</sup>; श. १, ५, ३, २; ३, ५,  
 ३, १८; ३, ३, ४, ११; ४, ५, ८, ११<sup>३</sup>;  
 ६, १, २, ३६; २, १, ३९; ८, १, ३;

७, ५, २, ५३; ९, ५, २, १४; १०, १, ४, १३; २, ६, १९; ४, ५, २; ११, २, ६, १; ३; ४; ७; १२, २, ४, ११; ८, १, ३; ७; ११; २, १०; ४, २; ३; ४; ५, २, ९-१२; १३, ५, १, १६; १४, १, ३, ३३; ४, ३, ६; का. १, १, ३, ८; ५, २, १७; विद्यात् श. ४, ६, ४, ६; ९, १८; ६, १, २, २४; ८, ४, ४, १२; ७, २, १८; ९, ४, २, २७; ११, ४, १, ४-८; १२, ६, १, ३८; १४, ६, ७, ४; ९, ११-१८; तै. २, ३, ९, १; तैआ. १, २, ४; ४, २; ३, १३, २; ६, ५, २; तां. १६, ११, १; जै. १३; ३७; १३८; जैड. १, ३, ३, ७; १४, ४, ५; २, ४, ३, २; ८; ९; ३, ६, २, ५; ९, ७; आ. १; प. २, ९; दै. २, ५; सं. १; सा. ३, ४, ६; १०; गो. १, २, ११; १६; ३, २; ७; ८; २, २, १५; ६, ३; विद्वत् श. ३, ५, १, ३२; विद्युः श. '१, १, १, १०; १३, ४, २, १७; १४, ४, २, २२; जैड १, ९, ३, २; त्रघात् जैड. १, १५, ४, २; विद्याम जै. १९९; अवेदिष्ट ऐ. ६, १४; अवेदीत् जैड. ४, १०, २, ५; अवेदिषुः श. १, २, ३, ३; का. २, २, १, १७; जै. ९४; विद्या-मक्रन् तै. १, ३, १०, ३; अवेदीः श. १४, ७, २, १५; अवेदियम् श. ४, १, ५, ७; ११, ५, ३, १२. वेदयते श. १४, ६, २, ९; तैआ. १०, ६३, १; वेदयिते तैआ. १, ७, ३; वेदयन्ते शां. ८, ३; १३, ९; सं. ३; जै. २०३; गो. २, ३, ८; वेदयसे श. १४, ६, ११, ६; वेद-याञ्चक्र ऐआ. ३, १, १; शांआ. ७, २; ८, १. विविदिपन्ति शांआ. १३, १; श. १४, ७, २, २५; विविदिगामि श. ११, ५, ३, १.

विदित- विदित्वा, विद्वन्-  
विद्या- विद्वन्- वेदितव्य- वेदि-  
तुम् अद्र.

√२विद्(→न्द्), पिन्डन्ते ऐ. '१, ३०; ७, १३; शांआ. ६, १२; श. ३, ३, ३, १५; १६; '१, २, १, १०; २, ५, १, ६८; ११, ६, २३; ४, ३, २०; १२, ७, २, २; १४, ७, २, २९; तै. २, १, ५, ८; ९; ३, ९, २; ३, ३, ९, ११; ११, १; ११, ९, २; १२, ५, ३; तैआ. ८, ७, १; विन्दते श. ७, ३, १, १९; ९, ५, १, ६८; १४, ४, २, १८; तै. १, १, ४, ६; २, ८, ८, ३; ६; ३, १, ४, १२; ५, ३; ११; तैआ. १०, ३९, १; तां. २, १०, ३; ८, ५, १०; ८, २३; १०, ३, ७; ७, २; ११, २, ५; १२, ११, २, ३; १५, ३; ७; १४, ११, २३; १५, ३; ७; १८, ५, ८; ९; १०; जै. १७; ४४; ६१; १०१; १७१; २०१; जैड. ४, १०, २, ४; सं. २, ४, १; सा. ३, २, ६; विदे<sup>१</sup> ऐआ. ४, १, १; श. १०, २, ६, १५; तै. २, ७, १३, २; विदे श. ११, ३, १, ६; विन्दति ऐ. ७, १५; ८, १९; श. ३, ५, ३, २५; ६, १, २५; ४, ६, ८, १२; '१, २, ३, ५; ६, ३, ३, ६; का. १, ४, १, १७; तै. २, ५, ५, ६; ३, ९, १५, १; १२, २, २-७; ९; विन्दति श. ५, २, ३, २; ७, ३, २, १५; १३, ३, ८, ६; १४, ४, २, २९; ३१; तै. ३, ९, १७, १; तां. १९, ८, १; ३; ५; ९, १; ३; जै. ४७; विन्दन्ते गो. १, ४, ६; विन्दन्ति श. ४, ५, २, १; १०, १; ६, ९, १२; विन्दन्ति श. २, १, १, ५; ३, ४, २३; ५, १, १४; '१, ४, ५, ४; ६, ३, ३, २; का. १, ४, १, २६; ३, १२; तै. ३, ९, १३, २; तां. ९, ५, ४; १३, ९, ११; ११, २०; १९, ८, २; विदन्ति गो. १, २, १९; विविस्ते

तै. २, ५, ४, ३; तैआ. ३, ११, ५; विविस्ते तैआ. २, ६, २; विन्दामि जै. १४०; जैड. १, ७, १, ७; १८, १, ७; विन्दामः श. १३, २, २, १५; गो. १, २, ११; विवेद श. १, २, ५, २४; २, २, ४, ४; ५; ७, ३, २, १४; ११, ४, १, १; ३, २, ०; ६, १, ७; का. १, २, ४, ३; ४; ४, १, १७; २, २, ३, २१; जै. १००; १३५; १४०; विविद्, ऐ. ७, १६; तै. ३, ३, ९, १०; ७, ४, १२; वेत्स्यन्ते तै. १, १, ४, ६; वेदि-प्यन्ति श. ३, ७, ३, ४; वेत्स्यसि तै. ३, १२, २, २-८; ४, २, ३; विन्द्यात् श. ६, ३, १, २०; ७, ३, २, १५; वन्दान्ते जै. १८५; विद्याः ऐ. २, २; ऐआ. ४, १, १; तै. ३, ६, १, २; विद्साम श. '५, ४, ३, १४; विन्दतु तै. ३, ७, ६, १३; विन्दस्व सं. १, ४, ९; विन्द तै. ३, ७, ५, ३; ९, ७; तां. १५, ३, ७; विन्द-ध्वम् जै. २०४; विन्दत तै. ३, ७, ४, १; वेदानि तै. २, ५, ६, ५; विन्दामहे तां. १२, ११, २५; जै. १७१; २०४; अविन्दत तै. २, २, ४, ४; ९, '१; ३, १, ४, १२; ५, ३; ११; तां. ८, ५, ९; ८, २२; १२, ११, २५; जै. ४४; ६१; १७६; १८६; २०४; २१०; अविन्दत् ऐ. ८, १४; श. ६, ३, १, १६; तै. १, २, १, ३; २, ४, ३, ७; अविन्दत् श. १, ५, ४, १०; ३, २, १, १०; ४, २, १; ३, १; १२; तै. ३, ११, ८, ७; १२, २, २-७; तैआ. १, ११, ५; ६; ४, ११, ८; तां. ९, २, १९; १३, ९, ११; ११, २०; १४, ७; १५, ३, ७; जै. १७३; २०८; गो. २, २, १; अविन्दन्त तै. ३, ११, ९, २; जै. १०२; जैड. १, ४, २, ३; ३; अविन्दन् ऐ. २, १; ३, १५; ३३; श. १, ५, ४, ७; ८; ९; ११;

† सा. √१वेतेराह । † 'अविन्दन्' इति सा. तथैव च प्रकृतसङ्गतम्

तां. ९, ५, ४; १०, ७, २; १७, १, १;  
 २१, १३, २; २३, १६, २; जै. १३९;  
 जैड. १, २, १, १०; अवः ऐ.  
 २, २०; वेः श. १, ४, ५, ४;  
 तां. २१, १०, ११; अविन्दतम्  
 तै. २, ८, ७, १०; विन्देत ऐ.  
 ८, १५; तै. २, ३, ९, १; ३, १२,  
 ५, ९; तां. ६, १०, १९; विन्देत्  
 ऐ. १, १४; ६, २६; श. २, १, ४, १७;  
 ३, २, ८; ५, १, २०; १३, ३, ५, १;  
 १४, ४, २, ३०; ९, ४, १२; तै. ३,  
 ७, २, २; ९, १५, १; विन्देत् श. १,  
 ३, ३, २०; २, ५, २, १५; ६, २,  
 १७; ३, ९; ३, १, १, १०; ३, १२; २,  
 २, १५; ३, १, १५; २, ४; ४,  
 २३; ५, २, १८; ६, १, २९; ९, २,  
 ९; ४, ५, १०; ५, १, ९; ५, १, ३,  
 ३; १०; २, ५, १७; ३, १, ८; ५, १,  
 ११; ४, १; ६, २, १, ३२; ७, ३, २,  
 १६; ९, २, ३, ४०; ११, ३, ३, ७; ८,  
 ३, ६; १२, ४, १, ६; ४, २, १-४; ९;  
 ३, १; १३, ३, ८, २; ३; का. १, ४,  
 ३, १२; ५, १, १३; ६, २, ८; ३, ७;  
 तै. १, ८, ६, २; ३, ७, ३, १; ३; ४;  
 ९, १७, १; १२, ५, ११; जै. १३५;  
 विन्देत् श. १३, १, ६, ३; ३, ८,  
 ६; तै. ३, ८, ९, ४; विन्देत् श.  
 ३, ३, ४, १४; ५, २, ९; ४, ५,  
 १०, ३-६; तां. ९, ५, ३; विन्देत्  
 तै. ३, १, ४, १२; ५, ३; ११; जै.  
 ६१; १७१; १८०; १८१; १८६;  
 २०१; विदेय श. ३, ३, १, १२;  
 तै. २, ५, ८, ४; ३, १, १, ९; २, २;  
 ७, ६, १४; तैआ. ४, ७, ५; विन्दे-  
 यम् ऐ. ८, १५; तै. २, ५, ३,  
 २; विदेयम् श. ४, ३, ४, १९;  
 विन्देवहि जै. ४४; विद्याम् तै.  
 २, ८, ४, ८; अविदत् ऐ. ३, २२;  
 श. १, २, ५, २५; १२, ७, १, १०;  
 का. २, २, ३, २२; तै. २, ५, २, १;

६, ३; ३, ७, ८, ३; अविदत् तै. २,  
 ७, १३, ४; जै. १००; २०८;  
 विदत् तै. १, ५, ८, १; ३, ७, ५,  
 १३; विदत् तै. २, ५, ८, १०;  
 अविदत् श. १, ९, १, २०; अवि-  
 दत् तै. २, ४, ६, ७; विदत् श. ३,  
 ३, ४, १४; अविदः ऐ. २, २०;  
 श. १, ६, १, ७; अविदः श. १,  
 ६, १, ८; अविदे जैड. ३, ६, १, ७;  
 अविदत् ऐ. ३, ३६; शां. १, ५; श.  
 १, ६, १, ७; ३, ६, ४, ६; ९, ३, ३१;  
 सं. २, ६, १८; गो. १, १, १;  
 ४; अविदाव तां. ७, ८, २;  
 अविदाम शां. १२, १; श. १, ९,  
 १, ४; ४, ६, ९, १२.  
 विज्ञ,ज्ञा- -त्तः ऐ. २, १९; -त्तम् ऐ.  
 ३, ९; २५; २८; ८, ११; शां.  
 १, ३; श. १, ९, १, २०; ६, ६,  
 २, ४; ७, ४, ७; १२, ८, २, १;  
 १४, ४, ४, २, ३०; ३१; ४, ३,  
 २३; ५, ४, ५; ७, ३, ६; तै. १,  
 ४, ७, ७; तां. १३, १, ७; जै. १७९;  
 १८५; प. १, ४; गो. १, २, १०;  
 -त्तस्य श. १४, ५, ४, ५; ७, ३, ६;  
 तैआ. २, १४, १; ८, ८, १; -त्ता  
 ऐ. ३, २५; श. ६, ५, २, १; -त्ताव  
 श. १३, ५, ४, २४; ६, २, १८; ७,  
 १, १३; १४, ४, २, १९; तै. १, ४,  
 ६, ३; -त्तानाम् जै. ६; -त्ते ऐ.  
 ३, ४८; -त्तेन श. ११, ५, ६, ३;  
 १४, ४, ३, २३; ५, ४, २; ७, ३, ३;  
 जै. ४५.  
 विज्ञ-घ(√धा)- -सू तै. ३, ४, ९, १  
 विज्ञ-वत् - वन्तम् ऐ. ८, ११;  
 -वान् सं. ४.  
 विज्ञाय(न→)नी(त्-√इ)- -नी  
 श. ३, ५, १, २८.  
 विज्ञै(त्-त्सए)- -णा, -गायाः  
 श. १४, ६, ४, १; ७, २, २६.  
 विज्ञै- -त्तये श. १४, ९, ४, १९;

-त्तः श. ७, ३, १, १९; सं. ३;  
 -त्तम् ऐ. २, २५; श. ४, १, ३,  
 ५; ७, ३, १, १९; १४, १, १, १२;  
 -त्याम् ऐ. ३, २८.  
 विज्ञाय ऐ. ३, ९; ऐआ. १, ३, ५;  
 श. १, ९, २, २८; ३, ३, २, ८; ४,  
 ४, १३; ६, २, १, ३७; ७, ३, २,  
 १५; ५, १, २१; तै. १, ३, १, ६;  
 २, २, ९, ५; ११, ५; ३, ३, ९, १३;  
 प. ४, ३; तां. १४, ३, १९; जै.  
 ५५; जैड. १, १८, १, ८; ९.  
 विदद्-वसु- -सु तां. ८, ३, ६; -सुः  
 ऐ. २, २७; तां. ८, ३, ३; ११, ४, ५;  
 १५, १०, ४; जै. ४६; ४७; -सुम्  
 ऐआ. ५, २, ४; तां. ८, ३, ३; ६;  
 ११, ४, ५; १५, १०, ४; गो. २,  
 ४, ३; -ंसो तां. १४, ६, ४; जै.  
 १९९.  
 विद्वान्, विन्दमाना, विविदान,  
 वेत्तवै, वेत्तोः, वेत्स्यमान- अद्र.  
 √विद्व्, विद्यते श. ११, ७, १, २;  
 १४, ७, १, २३-३०; ३, १६-२३;  
 विद्यते तैआ. १, ५, १; ३, १२, ७;  
 १३, १; तां. ६, ४, १५; गो. १, १,  
 २७; विद्येत ऐ. २, १४; ७, ५;  
 विद्येरन् ऐ. ७, २.  
 विद्यथ(√विद्व्)- -थसू तै. ३, ६, १२,  
 १; -थस्य तै. ३, ११, ६, ३; -थे  
 ऐ. २, २; ४, ३; शां. ८, ५; २५, ७;  
 तै. २, ४, ३, १०; ८, १, ६; ५, १, ६;  
 ९; ७, ६; ३, ६, १, ३; ७, ९, ६;  
 तैआ. १०, ३९, १; -थेषु शां. १९,  
 ९; तै. १, २, १, १३; २, ८, ५, ९;  
 ३, ६, ३, ४; ८, ३, ४.  
 विद्यथ्य- -थ्यः गो. २, ६, १२;  
 थ्यम् तै. २, ८, ३, १; -थ्याय ऐ.  
 १, २८.  
 विद्युघत्(√धा)- -घत् शां. १९, ३;  
 श. ९, ५, १, ३५; तै. २, ७, १२,  
 २; ८, ९, ३; तैआ. ३, १३, १;

‡ √विद्येत्परिक्लिदाहुः । † लाभार्थ इति रुद्रः । सा. तु ज्ञाने । § √विन्दतेः कर्मणीत्यर्थाः ।

१०, १, १४.  
 विद्यमान- नः श. १०, २, ३, १८.  
 विदन्वत्- न्वान् तां. १३, ११, १०.  
 वि√द्व्, विद्यते ऐआ. ५, २, ५.  
 विदर्भा-क्राण्डिन्प्र- न्यः, न्यात् श. १४, ५, ५, २२; ७, ३, २८.  
 विन्दल(√दल्)- लः शांआ. २, ३; -ले शांआ. ७, ४.  
 विदल-संहित- नःऽइव ऐ. ४, २२.  
 वि√दृद्, विदहाथ? गो. १, ५, २४; व्यद- हत् गो. १, २, २१; विदहः तैआ. ६, १, ४.  
 विदग्ध, गधा- गधः॥ श. ११, ६, ३, ३; १४, ६, ९, १; १०, १७; -ग्धायै श. १२, ५, २, ५.  
 विदुहत्- हन् तै. १, २, १, २०.  
 वि-वक्ष्यत्- अट्र.  
 विद्वान, ना(√द्विद्)- नः ऐ. १, २९; शां. ९, २; श. ६, ४, २, ७; -नाः ऐ. ६, ११; तै. २, ४, ३, १२; गो. २, २, २१; -नात् श. १४, ८, ७, १; -ने ऐ. १, २९; तैआ. ६, ५, १.  
 विद्वार्यं वि√दृद्.  
 वि-द्विग्ध(√द्विद्)- गधः, -गधन् जैड. ३, ३, ४, ११.  
 विद्वित्(√द्विद्)- नः श. ७, २, १, ११; ९, १, १, १७; -तम् श. ११, ५, ३, ८-११; १४, २, २९; ५, १, १४; ४, ५; ७, ३, ६; -तात् जै. १०३; जैड. ४, १०, १, ४.  
 विद्विष्वा शांआ. ४, १४; श. १४, ६, ४, १; ८, १०; ७, २, २५; २८; तै. ३, १०, ११, ५; १२, ९, ८; तैआ. १, १०, ३; ११, ७.  
 वि-द्विश्(√द्विश्)- द्विश्ः श. २, ४, ४, २४; ३, ८, ३, ३५; का. १, ३, ४,

१४; प. ४, ४.  
 विदीगुय-म् तै. ३, ९, ९, ३.  
 वि-दुक्कृत- न्तः शांआ. ३, ४.  
 वि√दुह्, विदुहन्ति श. ४, ६, ९, २१.  
 वि-दुग्ध-म् श. ३, २, २, १२; १४: २९; ४, ३, १६.  
 वि-दुह्य श. १, ६, २, १; २; ३, १, ४, ३; २, २, २; ११; २८; ७, १, २७.  
 वि-दोह- -हः तै. ३, ३, २, २.  
 वि-दूत, ता- ताः, -ताम् शांआ. २, १; -तौ शांआ. २, ११.  
 वि-दूर- -रम् श. १, ४, १, २३; १३, २, ४, २; तै. ३, ९, १, २; -रम्ऽइव श. १, ६, ४, १८; ३, ९, ४, २१.  
 विदूर-रूप-म् शां. २६, १.  
 वि√द्व्, विपश्यति शां. ७, ३; वि... पश्यति ऐ. १, ६; विपश्यन्ति जै. १२६; वि... पश्य श. ४, ३, ४, १७; विपश्येत् जै. २८; वि... अष्टश्रम् श. ४, ५, ४, ११.  
 वि√दृद्, विदीयते श. १४, ३, २, १.  
 वि-द्वार्य ऐआ. २, ४, ३.  
 वि-द्विति- -तिः ऐआ. २, ४, ३.  
 वि-द्वेष- -व श. १, ४, १, ११; -घः श. १, ४, १, १०; १४: १७; -व्वादे श. १, ४, १, १२. =विदेह- अट्र.  
 वि-द्वेष- -वः तां. ६, १, ११; -वम् श. १, ८, ३, ६.  
 वि-द्वेह- -हाः श. १४, ६, ११, ६; -हान् श. १४, ७, २, ३०. =विद्वेष- गट्र.  
 वि√द्वो, विद्यति श. १४, ८, ७, १;  
 वि... द्यतः तै. ३, १०, ९, १; २;  
 विद्य तै. ३, १०, ९, ३; व्यद्यत्, व्यद्यत् तै. ३, १०, ९, १६.  
 वि-दोह- वि√दुह् दृ.  
 विद्वन्(√द्विद्)- द्मना शां. २१, ३; तै. २, ८, २, ४.  
 विद्वन्नापस्फ- -पसः ऐ. ४, ३२; शां. २०, ४; २२, २; -पसम् तै. ३,

१, १, ९.  
 विद्यमान(√द्विद्)-म् गो. १, २, १३.  
 विद्या(√द्विद्)- घया ऐ. ५, ३, ३; ८, २, ३; शां. ६, १, २; श. २, ६, ४, २; ४-७; ६, १, १, १०; ३, १, १०; १०, २, ६, १५; ३, ४, ५; ४, ३, ९; ४, ३; ५, १, ४; ३, १, २; ४, १६; ११, ५, ८, ७; ६, १, १; १२, ३, ३, २; १४, ४, ३, २४; का. १, ६, ४, ३-८; तै. ३, २, २, २; १०, ११, ६; जैड. १, १८, ३, २; ३, ४, ४, ४, ५, २; ५; ४, १०, २, ४; सं. ३; गो. १, ३, १, ३; ५, २५; -द्या ऐ. ५; ३३; शांआ. ७, ८; श. १, १, ४; ३; ४, २, ३, ८; ६, ७, १; २; १५-१७; ५, ५, ५, ६; ६, १, १, १०; ३, १, ११; २०; ७, ५, २, ५; ९, ३, ३, १४; ५, १, १८; १०, ४, ३, ९; ५, २, २; ११, ५, ६, ८; १४, ४, ३, २४; ८, १५, २; ९, ९, १, ११; का. २, १, ३, ८; तै. ३, २, २, २, १०, ११, ५; तैआ. ७, ३, ३; ९, ६; १; १०, १३, १; ६३, १; जैड. १, २, १, ५; ४, ४, १०; ५, १, ३; ७, १, ५; २, ३, ३, ७; ३, ४, ४, ४; ५, ४, सं. ३; गो. १, ३, १, ३; -द्याः श. १, ६, ३, ८; १५; ४, ६, ७, १४; १४, ५, ४, १०; ६, १०, ६; ७, ३, ११; जै. १५५; -द्यानाम् श. १४, ५, ४, ११; ७, ३, १२; -द्याभिः श. ११, ५, ३, ८-१२; -द्याम् ऐ. ७, १८; शां. ६, १०; १२; श. ६, १, १, ८; ७, ५, २, ५; १०, ४, २, २२; ३०; ११, ५, ३, ११; १२; १४, ४, ३, २४; तै. २, २, १, ३; तैआ. २, ११, १; जैड. १, ७, १, ६; ३, ४, १, ९; सं. ३; -द्यायाः का. १, ६, ४, ६-८; -द्यायाम् श. १०, ४,

† 'विद्यादथ' इति पाठः सम्भाव्यते ? । ‡ 'विदहाथ' इति सुपा. ? । || 'गधः' इति सुपा. स्वरधिकृत्यः ।

§ 'व्यद्यत्' इति सुपा. स्वरोध्रष्टः । φ विद्वन्ना(← -मन्) वृत्तविक्रवचनान्तेन 'विद्यता' शब्देनागमोऽदुक् समानः ।



२,२१;२२; जैड. १, १४, ४,३;  
-घायै ऐ. ५, ३२; ८,११; शां.  
६, १०-१२; शांआ. ४, ६; श.  
२,६,४,५; ५,५,५,९; ११,५,४,  
१८; ८, ४; जै. १५१; जैड. ३,  
४,१,९; ५,६; -घे श. ४, ६,७,  
१४-१७.

विद्या-कर्मन्-र्मणी श. १४, ७, २, ३.

विद्या-चित्-चित्तः श. १०, ५, ३,  
१२.

विद्या-वत्-वान् गो. १, २, १४.

वि/द्युत्, विद्योतते शांआ. ४, १२;  
श. २, २, ३, ८; ६, ७, २, २; ११, ५,  
६, ९; का. १, २, ३, ६; विद्योतते  
श. १०, ६, ४, १; जैड. १, १२,  
२, १; ष. २, ४; व्यद्युतत् जैड.  
४, १०, ४, ४; व्यद्यौत् श. ६, ७,  
२, २१.

वि-द्युत्-द्युत् ऐआ. ३, १, २; शांआ.  
४, १२; ७, ४; ६; श. ६, १, ३,  
१४; ७, ५, २, ४, ९; ८, ६, १, २, ०;  
१०, ६, २, ११; ११, ४, ४, १; १२,  
८, ३, ११; १४, ५, ५, ९; ६, ७, १, ५;  
८, ७, १; ९, १, १, ३; तै. ३, १०, ९,  
१; २; तैआ. १, ८, २; १२, ५; २४,  
१; २, १४, १; ३, ९, २; ४, १४, १;  
जै. २५; जैड. १, ८, २, ६; ९, ३,  
४; ३, ६, ४, ८; ४, १२, १, ९; १०;  
गो. १, १, ३३; -द्युतः ऐ. ८,  
२८; शांआ. ६, १८; ८, ७; ११, ३;  
श. १२, ८, ३, ११; १४, ५, ५, ९;  
६, ७, १५; तै. २, ८, ५, ६; ३, १२,  
७, ३; तैआ. ६, ६, २; १०, १, २;  
तां. १३, २, १; जैड. १, ८, २, ६;  
७; ४, १०, ४, ४; -द्युतम् ऐ. २,  
४१; ऐआ. ३, २, ४; शांआ. ४,  
१२; श. १, ५, २, १८; १९; ११,  
५, १, ४; १४, ६, ७, १५; जैड. १,  
३, २, १; -द्युता श. ११, ४, ४, ६;  
तै. ३, ७, ६, २१; प. १, २; -द्युति

शांआ. ६, २; ५; श. ७, ५, २,  
४९; १४, ५, १, ४; ५, ९; ६, ७, १५;  
तैआ. ९, १०, २; जैड. १, ८, २,  
८; ३, २; ६; १३, २, ७; -द्योत् श.  
१२, ८, ३, ११.

विद्यु(-त्सम-)न्महस्-हसः  
तैआ. १, ९, ५॥

विद्यु(-त्सले-)ल्लेखा-खाडव  
तैआ. १०, ११, २.

विद्यु(-त्सव-)द्वय-म् तैआ. १,  
९, २.

वि-द्युत् ऐ. ८, २८.

वि-द्योतमान, ना-नः तै. ३, ३, १०,  
३; -नायै जैड. १, ८, २, ६;  
-ने श. ११, ५, ६, ९; तैआ. २,  
१४, १; गो. १, ३, १९.

वि/द्भु, विद्भवतः श. ४, ६, ७, ९;  
व्यद्भवताम् जैड. १, १७, २, ८;  
व्यद्भवन्, व्यद्भवन् श. ३, ४, २, १.

वि-द्भवण-णे तै. ३, ७, ९, ७.

वि-द्भुत-तान् श. ३, ४, २, १.

विद्वस्(√१विद्), -दुषः ऐ. २, ३, ३,  
२; ऐआ. १, ३, ४; शां. १४, ३;  
शांआ. १, ८; ७, १५; श. १, १,  
४, १७; ३, ५, १२; ४, १, २३; २४;  
२६; २८; ३५; ४०; ६, १, २१; ७, २,  
८; ३, १८; २, ३, २, ६; ८; ३, ९, ३,  
१४; ४, ५, ३, २; ३; ४, २; ५; १२;  
५, ३, ५, ४; ८, ५, १, १७; १०, ४,  
४, ५; ६, २, १०; १२, ४, १, ११;  
९, ३, १०-१२; का. २, १, ३, १९;  
तै. १, ३, १, २; ४, १, २; ६, ६, ५, २,  
१, २, ३; ८; ६, ५; ८, ३; १०, ३;  
११, १; २, ८, ६; ३, २, ९, ७; तैआ.  
५, १०, २; ८, ७, १; १०, ६, ४, १;  
जैड. ३, ४, १, ९; प. २, ७; गो.  
२, २, १०; -दुषा ऐ. ५, १४; शां.  
२७, १; तै. २, ४, ३, ९; ३, १०, ९,  
६; तैआ. १, ६, ३; गो. १, १, ३७;  
-दुषाम् ऐआ. ३, १, ६; श. ४, ६.

४, ३; १२, १, ३, २२; २, २, २; गो.  
१, ४, २०; -दुषे ऐ. ३, २८; ८,  
२३; श. १४, ८, १३, २; तै. ३,  
७, १०, ६; तां. २१, १, ४; ६; ८;  
-द्वांसः ऐ. ४, १३; २५; ५, २;  
४: १०; १५; १६; २४; ऐआ.  
३, २, ६; शां. २४, ३; शांआ. ४,  
५; ८, ११; श. ३, १, १, ५; ७, ३,  
१०; ९, ३, १४; ५, १, १, १०; ७,  
२, ४; ८, ६, ३, १८; १०, ६, १, १०;  
११, ५, ५, १२; १२, १, १, १०; ११;  
२, ३, १२; १४, ७, २, २६; ९, २, ८;  
९; १०; १२; १५; तै. ३, ११, ८, ८;  
तैआ. १०, ६, २, १; तां. १, ६, १०;  
१४, १, १३; जै. १६०; १६२; १६८;  
जैड. १, १२, ४, ५; १४, ४, २; २, २,  
३, १२; गो. १, १, १३; ३८; ३, १;  
४, १३; २३; ५, ११; २, ६, १०;  
-द्वांसम् शांआ. १, ८; ४, ८; श. १,  
४, ३, २२; ११, ३, ३, ७; १४, ८, ६,  
२; तै. २, २, १, ३; तैआ. २, १५, १;  
तां. १०, २, ७; जै. ४, ४५; जैड. १,  
१, ७, ६; ५, १, ३; १६, २, ६; ८;  
१०; १२; ३, २; ४; ६; १८, २, ९; ३,  
१०; ५, ८; २, २, १, १३; ष. २, ३;  
-द्वान् ऐ. १, ५; ६; ७, ८; ९; २२;  
२८; २९; ३०; २, १; २; १०; १७;  
१९; २४; ३१; ४०; ४१; ३, १३;  
१८; २२; २४; ४, २; ११; १४;  
२५; ३०; ५, १८; २२; २५; २७;  
२८; २९; ३०; ३१; ६, ४; ६;  
२०; २३; २३; ७, ९; १७; ८, २५;  
२७; ऐआ. १, १, ३; ४; २, १; २;  
५, २; ३; २, १, ५; ८; २, ४; ३, ८;  
५, १; ३, २, ४; ५, २, २; शां. २, ८;  
५, ३; ६ १०; १२; ७, ४; १०, ३;  
१३, ३; १६, १०; २५, ७; ८; २९,  
४; शांआ. ३, ४; ४, १४; ६, २०;  
८, ११; १०, १; श. १, १, १, ५; २,  
५, २६; ४, ३, २; ३, १५; ३०;

३७; ४, ९, ८, १, ११; २, १, २, ६;  
 ७; ८; १७; ३, २; ८, ४, ९; २, ३, १;  
 ४, ७; १४; १८; ३, १, ६; ३१; २,  
 ९-१३; १५; १८; ३, १८; २०; ४,  
 ३; ३३; ४, २, ६; ४, २-६; १५; १६;  
 ५, १, २, २; ४, ११; ६, ३, १६; ३, ४,  
 २, ३; ४, २, ७; ६, २, २४; ३, ११;  
 ७, २, ४, ९; १०; ३, ४, १२; ३, ३; ४,  
 ४, १२; ६, ७, २, १; ९, ६; ५, २, २,  
 ७; ६, ४, २, ६; ७; १, ३, ७; ८, १, ४;  
 ७, २, ४, ३, ०; ३, १, ४, २; ९, २, ३,  
 १२; २, ५; ५, २, ३; १०, १, ३, १०;  
 ३, ३, १-५; ५, १, ४; ४, १, १०; २,  
 ३, १; ३, २, ४; ६, ५, ३; ११, १, २,  
 १३; ३, ७; ५, ८; ७, ४; ८, ६; २, २,  
 ४; ३, ९; ५, ५; ७, १, २; ३, १, ७; ६;  
 ४, ३, २, ०; ५, ३, ४; ४, १८; ६, ३-८;  
 ७, २-४; ६-९; ६, १, १३; २, ९; १०;  
 १२, २, १, ९; ४, ८; ३, २, ६; ४,  
 ४, १; ८, १, १६; २, २; ३, १; ७; ९,  
 १, १७; १३, ६, १, १; ७, १, १४;  
 १४, १, २, १८; ४, ३, ६; ६, ९, २०;  
 १०, ४; ७; १०; १३; १६; १९; ७,  
 २, १९; ८, ३, १; ९, ४, ३; ४; २, ४;  
 का. १, १, २, ३-५; ८; १०; ११;  
 ३, १; २, ३, १, ४, १०; १३; ३, ३,  
 ६; ४, १; २; ३; ४; ८-१०; ४, १,  
 २; २३; ३, १७; ५, ३, १०; २, १, १,  
 ४; तै. १, ५, १; ७, १; ८, ५; २,  
 १, ९; २२; ३, २, ३; ४, ९, ५;  
 १०, ३; ७; ९; ५, ३, ४; ६, ५-७;  
 १२, ५; ८, १०, ३; २, १, २, ४, ७;  
 ८, ८; २, ४, ७; ५, १; ६; ८, १; ८; ९,  
 ३; १०, ८; ३, ३, १; २; ४, १; २ ३;  
 ४-६; ५, ४; ५; ९; ४, १, १; ८, ७;  
 ७, १३, ३; १७, २; ८, २, ३; ३, २,  
 ३, ११; ३, ५, १; ५, ७, ५; ६, ३, ४;  
 ११, ४; १२, १; ७, ४, १२; ५, १२;  
 १०, ६; ८, ८, २; १२, ९, ४; तैआ.  
 १, ८, ८; २७, ४; २, २, १; ६, १, १२,  
 १; १४, १; १५, १ ३, १२, ७; १३,

१; ५, ११, ३; ६, १, १; ८, ४, १;  
 ६, १; ९, १; १०, १, ३; ११; ६, ३,  
 १; ६, ४, १; तां. ६, ९, २१; ७, ७, ८;  
 १०, १५; ८, ८, १५; १०, ५, १५;  
 १२, ४, ९; २६; १५, ४, ८; ११, ९;  
 १८, ३, ४; १९, ११, ११; १९, २;  
 २०, १३, ५; १५, ९-११; २१, १,  
 ४; ६; ८; २, ६; २३, १६, १२; जै.  
 ४-७; १६; १७; ४०; ४८; १००;  
 ११३; ११५; १२६; १७४; १८३;  
 जै. १, १, २, २; २, ३, ७; ४, ४,  
 ११; ७, २, ४; ८, ३, ७; ९, ३, १; ५;  
 १०, १, ११; २, ६; १२, ५, १-६;  
 १४, ४, ६; १५, ४, ४; १६, ३,  
 १०; १८, ४, ३; ११; २, २, ४,  
 १-१०; ३, २, ९; ४, ३, ७; ९;  
 ३, ४, २, ५; ३, ३; ६, २, २, ५,  
 ८; ९, ८; ७, २, १, ११; ६, ३, २; ९;  
 ७, १, ४-७; २, १-७; ११-१३;  
 १६; १७; ८, ५, ५; आ. १; प. १,  
 ६; ७; २, २; ३; ७; ३, १; ७, १-  
 ३; सं. १, ५, १३; सं. २; गो. १, १,  
 ५; ६; ८; १०; ११; १५; ३१; ३४-  
 ३६; ३८; ३९; २, ११; १८; ३,  
 १३; १४; १५; २२; ५, ११; २४;  
 २५; २, १, ७; २६; २, १; ५; ७-९;  
 १०; ११; १४; १७; १९; ३,  
 १२; २२; ४, २; ९; १६; ५, ६;  
 १२.

विट्पी-पी तै. ३, १२, ९, ५.  
 वि/द्विप्-द्विष्यावहै तैआ. ८, १, १.  
 वि-द्विषाण-णा: गो. २, ५, ९;  
 -णानाम् जै. १३०.  
 √विध्, विधे: ऐ. ५, २५; तैआ. ३,  
 १, १; ५, १; विधेम ऐ. ५, २५; श.  
 ७, ४, २, १५; ९, २, ३, २९; तै.  
 २, ५, ३, ३; ३, ७, ५, ९; विधेम  
 श. ३, १, ४, १५; ६, ३, ११; ७, ३,  
 ४, १२; ४, ५, २७; ७, ३, १, २०;  
 ४, १, १९; ९, २, ३, ३३; १४, ८, ३,  
 १; तै. १, २, १, ३; २, ८, २, ३; ३,

१, १, ३; ६, १०, ४; १२, ३, १; २;  
 तैआ. १, ८, ८; ३, १, ५, १; १५,  
 १; १०, १, ८; तां. ९, ९, १२.  
 विधत्-धत्: तै. ३, ११, २, १.  
 वि-धक्ष्यत्(√दह्)-क्ष्यत् तैआ. ६,  
 १, ४.  
 वि-धरण(√धृ)-ण: श. १४, ७,  
 २, २, ४.  
 विधरणी-णी श. १४, ९, ३,  
 ३; सं. १, ५, ६.  
 वि-धर्मन्-र्म तां. १, १, २; ५,  
 ३१; तैआ. १०, १, १५; तां. १५,  
 १, १.  
 वि-धवा-वा:, -वाया: इव प. ३, ७.  
 वि/घा, विधत्ते श. २, ५, १, ७; ६, ३,  
 १, १६; १०, २, ६, ९; ११, ५, २, ८;  
 का. १, ४, ३, ५; विधत्ते श.  
 १०, २, ३, १८; ६, ७; ९; तै.  
 ३, ६, १०, ५; विदधाति श. २,  
 ६, ३, ८; १०, २, ३, ४; १३, ८, १,  
 ५; का. १, ६, ३, ६; तां. ३, १, ३;  
 ३, २; ४, ३; ८, ३; १२, २; १३, ३;  
 जै. ६२; प. ३, ३-५; विदधति  
 श. १०, २, ३, १७; विदधे श. ३,  
 ५, ३, १२; ११, ५, २, १; ८; वि<sup>००</sup>  
 दधे श. ६, ३, १, १६; १४, १, २,  
 ८; तैआ. ७, २, १; विदधी जै.  
 १२५; १५३; विधास्यामि जै.  
 १५३; विदधत् श. २, ६, ३, ८;  
 का. १, ६, ३, ६; विदधातु श.  
 १, ९, ३, ६; ७, ४, ३, १४; ४, ८;  
 तैआ. २, ४, १; विधेहि श. १, २,  
 ५, २५; का. १, ३, ३, १; २, २, ३,  
 २२ जै. १०८; १५३; २००;  
 वि<sup>००</sup>धे ह श. २, ४, २, १;  
 व्यधत् श. १०, १, २, १; २, १,  
 १; ४, १; व्यदधात् श. २, ४, २,  
 ५; का. १, ३, ३, ५; जै. १३३; १४६;  
 २००; व्यदधु: तैआ. ३, १२,  
 ५; विदधीत श. १०, २, ३,  
 १८.

विधीयते श. १,३,२,१;३,५,३, १;६; ४, १, २, २५; विधास्यते तैआ. १,२,१. विद्धत्-विद्धान- गद्र.	विधूनुते श. १०,६,४,१. वि-धूत- -म्डइव तां. ६,७,१९. विधून-पाप्मन्- -ग्मा शांआ. १४,२.	७,६,७; वि...अधमत् तै. २,८, २,७. वि-धमत्- -मन् तां. १२,१३, २६; जै. ७७.
वि-धा- -धया तैआ. ९, १०, १; -धा ऐआ. २,३,३;४; श. १०, २,६,१; २;३; १०; ११; १२; १४;१३,५,४,२०; -धा: श. ८, २,२,८; १०,२,३,६; ११; ४,३; ६,१;२; ११; १२;१४; १६;५,४, १२; -धानाम् श. १०, २,४,८; -धाभि: श. ८, २,२,८; -धाम् श. ४,१,२,२५; ६,७,४,९; ९, १,१,१९; -धाया: श. २, ६,१, १३;२५; का. १, ६,१,१०; १६. विधै(-धाऽए)-कशतविध- -ध: श. १०,२, ६,१०.	वि-धूम- -मानाम्, -मेन सा. ३,४, १०. वि-धूय- -य: तां. ६,७,१९. वि/घृ,विधारयत: श. ८, ६, १, ५; विदाधार तै. ३,७,२,५; विधारय तैआ. ६,९,२. विधरण-गद्र. वि-धर्तु- -र्त: तै. ३,७,७,१; -र्ता श. ८,६,१,५; तै. २, ८, ९, ७; जैड. १, ११,२, ७; १०: -र्तारम् तैआ. १०,१०,२. वि-धार- -रे ऐ. ८,११७. वि-धारयत्- -यन् श. १४,१,३,२३. वि-धत्,ता- -त: तै. ३, ९, १९,२; -तम् श. १३, ३, ७, ४; तै. ३, ९,१९,२: -ता: श. १४,६,८,९; तै. १, ८,४,२; -ते श. १४, ६, ८,९: तैआ. १,८,२.	वि-ध्यात(√ध्वै)- -त: गो. २, ६, ६. वि/ध्वंस,विध्वंसते जैड. १, १, ७, ६; १८,५, ८; २, २,१, १३; व्यध्वंसन्त जैड. १, १८, ५, ७; २, २,१,१२; विध्वंसते श. १४, ४,१,८; जैड. १, १८,५,७;२,२, १,१२. वि-ध्वंसमान- -ना: श. १४,४,१,८. वि-नत्(√नम्)- -म्डइव ऐआ. २, १,२. वि/नद्,विननाद् तैआ. १, ३, ३; व्यनदत् ऐ. ४,२; तां. १२,१३,४. वि/नश्,विनश्यति ष. ५,७; विनेशु: श. १४,४,१,८. विनाशयेत् श. ५,५,३,१;६. वि-नंशिन- -शिनै श. ५,२,१,२. वि-नशन- -नात् तां. २५,१०,१६; -ने तां. २५,१०,१. वि-नष्टि- -ष्टि: श. १४, ७, २,१५; जैड. ४,१०,२,५. वि-नष्टो(-ष्टऽऽ)-पजीविन्- -विनाम् गो. २,२,५. वि-नाश- -शाय गो. २,२,५. विना श. ३,५,४,५. विनाट- -टे श. ५,३,२,६. वि-नामित-प्रणामित- -त्तेपु सं. २. वि-नायक(√नी)- -म् सा. १,४,१८. वि-नाराशंस,सा- -स: तां. १३,७,१४; -सा: तां. १०,६,६. वि-निक्षे(√निक्ष) जै. १८०। वि-नि/धा,विनिधास्याम: शां. १, १; विन्यद्धात् श. १४, ४, १, ११; तै. १, १, ६, १; विन्यधत् श. २, २,१, १४; ३,९,४, १२; विन्यदधु: तां. ६,५,१३.
वि-धातु- -ता शांआ. १२,४; तैआ. १०,१,४; गो. २,१,१०. ?वि-धानी- न्याम् गो. २,४,९६. वि-धाय श. १०,२,३,१६;४,१-६; १२, ५,१,१३; १३, ८,१, १९; तै. २,२,४,१;७,३; ११,५; तैआ. १,२३,८;९; जै. १४६. वि-धास्यत्- -स्यन्त: श. १०, २, ३,६. विधि- -धि: सा. ३, ९,८; -धिना गो. २,५,११; -धेर् ऐ. ५,२५; तैआ. ३,१,१. विहित-विहिति- अद्र. वि/धाव्,विधावति तां. १२,११,३; विधावन्ति तां. १६, १३, १०; विधावसि तैआ. ४,२९,१; विधा- वत श. ४, ५,१०, १; व्यधावत् तै. ३,२,९,२. विधु- -म् ऐआ. ५, ३, १; तैआ. ४, २०,१; तां. ९,६,३. वि-धुर- -म् जै. ५१;१२२. वि/धू,विधुनुते श. ६, ३; ३, ८;	वि-धृति- -ति: श. १३, ३, ७, ४; १४, १,३,२३; तै. ३, ८,९, ३; १२,२; तैआ. ४, ५,४; ६,९,२; तां. २,१,४; ६,१,१३; ७,५,४; ५; १३, ४, ९; ष. १,३; -तिम् श. ६,६,१,१८;९,२,२,६; १०, ५,२,९; तैआ. ५,४,७; -ती श. १,३,४,१०; २,६,१,१६; ३,४, १,१८; ६,३,१०; का. १, ६,१, ११; तै. ३, ७,६, ८; -तीम्याम् तै. ३,७,६,७; -ती श. १४, ६, ८,९; -त्यै श. १, ३,४,१०; तै. १,३,३,५; ३,२,३,२; ६,२; ७, ६; तां. ६,१,१२; ८,९,७; १३, ४,८; १५,५,३१;२४,११,४; जै. ८१. वि/ध्मा(→धम्),वि...धमति श. ११, ४,२,३; विधमामि तै. ३,	

३ अथवा 'विधायाऽन्यस्यामेकाष्टकायाम्' इतीव मुपा. द्र. । † ← √विधेरिति Miv. प्रमृ. । तथैव च साधोयान्स्यान् । विधेमेति क्रियायोगात् । सा. भा. तु √दधातेरेव । † क्र. ९, ११०, ४ । ‡ क्र. ५, २, ९ द्र. ।

वि-निधाय तां. ७, ७, १८.	जैज. ३, ७, ४, १; ५, १.	विपर्यहरत् तां. ११, ८, ८; जं. १७१; विपरिहरेत् ऐ. ३, ११ <sup>१</sup> ;
वि-निर् $\sqrt$ ज्ञा, विनिर्जायते श. १४, ७, १, ५.	वि-पक्षस्- -क्षसा तै. ३, ९, ४, २० <sup>१</sup> .	विपर्यहार्पाति जं. १७१.
वि-नि-वृत्त्य( $\sqrt$ वृत्) शां. २६, ३.	वि $\sqrt$ पत्, वि...पतति जं. १६४; विप-पात श. १४, ६, ९, २८; विपत्ति-प्यति श. १४, ६, ७, ४; ८, १, ९, २८; गो. १, ३, १४; व्यपतत् गो. २, १, २; विपतेत् श. ३, ६, १, २३; ११, ४, १, ९; प. १, ३; गो. १, ३, ८; व्यपपत्त् श. १४, ६, ६, १; व्यपतिष्यत् श. ११, ५, ३, १३; व्यपतिष्यत् तै. ३, १०, ९, ५; गो. १, ३, १४.	वि-परी(-रि $\sqrt$ इ), विपर्येति श. १४, ७, १-६; प. ४, ७.
वि-नि-वृत्त्य( $\sqrt$ वृत्) शां. २६, ३.	विपातयतात् श. १४, ४, १, २६.	वि-परित्यक्त- -यन्तौ श. ४, २, १, १५;
वि-नि(स् $\rightarrow$ )श $\sqrt$ च, विनिश्चरन्ति श. १४, ५, ४, १०; ७, ३, ११.	वि-पतित- -तेन श. ११, ४, ४, ३.	वि-परीत- -तम् तैआ. २, १, १; -ते शां. ३०, २; आ. २, २०, ७.
वि-नि-पुष्ट( $\sqrt$ सद्) तैआ. ५, ४, १३.	विपतित-लोमन्- -मासइन् श. १, ५, ४, ५.	विपर्येष्यत्- -प्यन्तौ श. ४, २, १, १५.
वि $\sqrt$ नी, विनयति श. ४, ३, ३, १९;	विपत्तयतात् श. १४, ४, १, २६.	वि-परे(-रा $\sqrt$ इ), विपरायन्ति श. ४, ६, ८, ७; १२; १७; विपरेतन मं. १, २, १४.
विनयान्त ऐ ३, १८; ऐआ. १, २, १; विनिन्युः शां. १२, ३; विनेष्यामि जैज. ३, ६, १, ६;	वि-पतित- -तेन श. ११, ४, ४, ३.	वि-परेत्य श. ४, ६, ८, ४; ९; १४.
विनय श. ४, ३, ३, १९; व्यनयत् श. १, ४, १, २३; विनयेत् शां. २२, ६; विनैत् तै. ३, ३, ४, ३.	विपतित-लोमन्- -मासइन् श. १, ५, ४, ५.	वि-पर्यय(-रि $\sqrt$ इ)- -यः ऐआ. ५, २, १.
वि-निनीपमाण- -णः जैज. ३, ६, १, २.	वि-पथ( $\leftarrow$ पथिन्)- -यः तां. १७, १, १४.	वि-पर्यय(-रि $\sqrt$ इ)- -यः ऐआ. ५, २, १.
वि-नीत-वत्(मनुप्)- -वत् ऐ. ३, १८ <sup>१</sup> .	वि-पथ( $\leftarrow$ पथिन्)- -यः तां. १७, १, १४.	वि $\sqrt$ पर्यस्(-रि $\sqrt$ अस्), विपर्यस्यते ऐ. ३, ४४ <sup>१</sup> ; गो. २, ४, १० <sup>१</sup> ; विपर्य-स्यति शां. ७, ८; ९; ८, ९ <sup>१</sup> ; ३०, ९; विपर्यस्येते श. ४, ३, १, १३ <sup>१</sup> ;
वि $\sqrt$ नुद्, वि <sup>२</sup> ...नुद् तै. २, ४, ७, ४.	वि $\sqrt$ पद्, विपद्यन्ते प. ५, ६.	विपर्यस्येत् शां. ३०, ४.
वि-नुद्य जं. ८८ <sup>१</sup> .	वि-पन्या( $\sqrt$ पन्)- -न्यया॥ तै. ३, ५, ६, १.	वि-पर्यस्त, स्ता- -स्तम्सइव श. २, २, १, १३; का. १, २, १, ९; -स्ते ऐआ. ३, २, ४; शांआ. ८, ७; श. १३, ५, ३, ७; -स्ताः शां. ३०, ४; -स्तामिः ऐ. १, २५.
वि $\sqrt$ नृत्, वि <sup>२</sup> इवऽनृंथेत् तै. २, ३, ९, ९.	वि-परा $\sqrt$ पत्, विपरापतन् तैआ. १, २३, ७.	वि-पर्यस्य शां. ८, ७ <sup>१</sup> .
विन्दुमा(न $\rightarrow$ )ना( $\sqrt$ इविद्)- -ना श. ११, ५, १, १.	वि-परि $\sqrt$ क्रम्, विपर्यक्रामताम् तां. ७, १०, ३.	वि-पर्यासम्(णमुल्) ऐ. ५, २८; ६, १९ <sup>१</sup> ; शां. ८, ८; श. ३, २, ४, १६; ७, १, २२; ४, २, २, ९; ६, ७, ४, १२; गो. २, ६, १ <sup>१</sup> .
वि-न्युष्य(नि $\sqrt$ वप्) गो. १, ५, २२ <sup>१</sup> .	वि-परिक्रम्य तां. ६, ४, १५.	वि-पर्यासम्(णमुल्) ऐ. ५, २८; ६, १९ <sup>१</sup> ; शां. ८, ८; श. ३, २, ४, १६; ७, १, २२; ४, २, २, ९; ६, ७, ४, १२; गो. २, ६, १ <sup>१</sup> .
विप्( $\sqrt$ वप्)- -पः ऐ. ४, ३०; शां. २०, २; २१, २ <sup>१</sup> ; श. ४, २, १, १२.	वि-परिक्रामम्(णमुल्) श. ७, ५, २, ३०; ९, ४, २, १० <sup>१</sup> .	वि-पर्यस्य शां. ८, ७ <sup>१</sup> .
विपश्चि(-पः $\sqrt$ चि)- -म् तै. ३, १२, ३, ४; तैआ. ३, ११, २.	वि-परिणीत(-रि $\sqrt$ नी)- -तौ पं. ३, ७.	वि-पर्यासम्(णमुल्) ऐ. ५, २८; ६, १९ <sup>१</sup> ; शां. ८, ८; श. ३, २, ४, १६; ७, १, २२; ४, २, २, ९; ६, ७, ४, १२; गो. २, ६, १ <sup>१</sup> .
विपश्चित्- -श्चित् श. ३, ५, ३, १२; ६, ३, १, १६; तैआ. ४, ४२, ५; जै. २०४; जैज. ३, ७, ४, १, ५, १; मं. १, ५, ७ <sup>१</sup> ; गो. १, ५, २५ <sup>१</sup> ;	वि-परिणीत(-रि $\sqrt$ नी)- -तौ पं. ३, ७.	वि-पर्यस्य शां. ८, ७ <sup>१</sup> .
-श्चित् श. ११, ५, ७, ७; -श्चितः श. ३, ५, ३, १२ <sup>१</sup> ; ६, ३, १, १६; १४, १, २, ८; तैआ. ४, २, १; तां. ११, ३, १; जैज. ३, ६, ७, १; ४; -श्चितम् तै. २, ४, २, ४; -श्चिता श. ३, ३, ४, ८; तैआ. ८, १, १; -श्चिते तै. ३, १०, ८, १;	वि-परिणीत(-रि $\sqrt$ नी)- -तौ पं. ३, ७.	वि-पर्यस्य शां. ८, ७ <sup>१</sup> .
	वि-परिपृष्य(-रि $\sqrt$ पत्) श. १४, ७, १, १९.	वि-पर्यस्य शां. ८, ७ <sup>१</sup> .
	वि-परिलोप(-रि $\sqrt$ लुप्)- -पः श. १४, ७, १, २३-३०; ७, ३, १६-२३.	वि-पर्यासम्(णमुल्) ऐ. ५, २८; ६, १९ <sup>१</sup> ; शां. ८, ८; श. ३, २, ४, १६; ७, १, २२; ४, २, २, ९; ६, ७, ४, १२; गो. २, ६, १ <sup>१</sup> .
	वि-परि $\sqrt$ शू, विपरिशृणीत जं. २९.	वि-पर्यस्य शां. ८, ७ <sup>१</sup> .
	वि-परि $\sqrt$ हृ, विपरिहरतः श. २, ५, २, ३६ <sup>१</sup> ; विपरिहरतः श. २, ५, २, ३६; विपरिहरन्ति का. १, ५, १, ३२; वि...परिहराम जं. ११;	वि-पर्यस्य शां. ८, ७ <sup>१</sup> .

वि/रपा, विपिवति ऐ. ३, २९; विपि-  
पीते जै. १७३; २०२; व्यपिबत्  
तै. २, ६, २, १; ३; ३; व्यपिपीत जै.  
२०२; व्यपिबः श. ५, ५, ४, २६;  
तै. १, ४, २, १.

वि-पान्- -म् श. १२, ७, ३, ४; तै.  
२, ६, २, १; ३; तां. १४, ११, २६.

वि-रिपान्- -नस्य ऐ. ५, ४; -ना  
श. ५, ५, ४, २५; तै. १, ४, २, १.

वि-रिपीय जै. २०२.

वि-पाटित- -तः शांआ. ६, १९.

विपाणम(-शऽम-)-धय- -ध्ये गो. १, २, ८.

वि-पापु- -पः श. १४, ७, २, २८.

वि-पाप्म- -म् तैआ. १०, १०, ३.

वि-पाप्मन्- -प्मा तै. २, ३, ३, १;  
तैआ. १०, ५१, १; ५२, १; ५३, १;  
५४, १; ५५, १; ५६, १; ५७, १;  
६०, १.

वि/पिप्, विपिपिपुः श. ४, १, ५, २;  
व्यपिक्षन् श. ४, १, ५, ५.

वि-पिप्य श. १२, ४, १, १०.

वि-पुरीपु- -म् श. १२, ५, २, ५

वि/पृच्, वि...पृङ्क्त् श. ५, १, २,  
१८; वि...पृङ्क्त् श. १२, ७, ३,  
२२; तै. १, ३, ३, ६; २, ६, १, ५.

वि-पृच्- -पृचः श. १२, ७, ३, २२;  
तै. १, ३, ३, ६; २, ६, १, ५; तां. १,  
२, १; -पृचौ श. ५, १, २, १८.

वि-पृच्छमान(प्रच्छ)- -नाः जै.  
१२५.

विप्र(वि/वैप्)- -प्रः ऐ. १, १६; २, २;  
४०; ४१; श. ६, ३, १, १६; १२,  
४, ३, ५, ८, ५; तै. २, ४, ७, ४; ६;  
८, ५, १; ३, ६, १, ३; १०, १; तां.  
१५, ९, ३; गो. १, १, २, ५; -प्रम् जै.  
१८०; -प्रस्य श. ३, ५, ३, १२;  
६, ३, १, १६; १४, १, २, ८; तैआ.  
४, २, १; -प्राः ऐ. १, १९; ३, २०;  
शां. ८, ४; श. १, ४, २, ७; २, ६, १,

३८; ३, ५, ३, १२; ४, २, १, १०; ६,  
३, १, १६; १४, १, २, ८; ३, १३; का.  
१, ६, १, २५; तै. २, ५, ४, १; ३, ६,  
१२, १; तैआ. ४, २, १; ५, २; जैउ.  
१, १७, १, ८; गो. १, ३, ८; -प्राः  
ऐआ. ५, २, २; श. ५, १, ५, २४;  
तै. २, ४, ३, ७; -प्राणाम् तैआ.  
१०, १०, १; १०, १; -प्राय ऐ. २,  
१२; श. ५, १, २, ८; तै. ३, ६,  
७, २; -प्रेण ऐ. १, १६; श. १२, ४,  
३, ५; तै. ३, ५, ६, १; -प्रेभिः शां.  
२६, १०.

विप्र-चित्ति- -०त्ते तै ३, १०, ८, ३.

विप्रा(-प्रऽअ-)-नुमदित- -तः श. १,  
४, २, ७; तै. ३, ५, ३, १.

विप्रजित्ति- -त्तिः, -त्तेः श. १४, ५,  
५, २२; ७, ३, २८.

वि-प्रति/पद्, विप्रतिपद्यान्तै ३ श.  
१४, ९, १, २.

वि/प्रथ्, वि...प्रथते तै. ३, ६, ३, २;  
विप्रथ्ये ऐ. ५, १९; तै. २, ४, ६,  
९; विप्रथस्व तै. ३, ३, ७, ५.

वि-प्र/दश, विप्रदश्येते शांआ. ८, ६.

वि-प्र/द्, विप्रद्वतः तां. १४, ३, ८.

वि-प्र/प्रथ्, वि...प्र...प्रथताम् तै. ३,  
६, २, १.

वि-प्रवमाण- -म् तैआ. ५, १, ५.

वि-प्रवाक(प्र/वच्)- -कः श. २.

वि-प्रस(ञ-)- -ज्ञा- -ज्ञे तैआ. १, ४, १.

वि-प्र/सृच्, विप्रसृज्यन्ताम् गो. १,  
१, ३२.

वि-प्र/स्था, विप्रतिष्ठन्ते शांआ. ७,  
३; ६, २०; विप्रतिष्ठरेच् शांआ.  
६, २०.

वि-प्र/ह, विप्रहरन्ति तैआ. १, ५, १.

वि-प्रिय- -याः गो. २, २, २.

वि/प्रुप्, व्युप्रुप्यत् श. ४, ५, १०, ४.

वि-प्रुष्- -प्रुड्भ्यः श. ९, १, १, १५;  
तैआ. १, २३, ७; -प्रुषः श. ९,

१, १, ६; १४, २, १, १४; २, २८; तै.  
३, २, ३, ५; ७, ६, २१; तैआ. १,  
२३, ७; प. ४, ५; गो. २, २, १२;  
श. ४, २, ५, १; -प्रुपाम् श. ४,  
२, ५, १; ११, ५, १, ११.

वि-प्रे(-प्र/इ), विप्रेयुः श. ११, ४, १, ९.  
वि-प्रेत- -ताः श. ३, २, ३, २२.

वि-प्रेमन्- -माणम् ऐ. १, २४.

वि/प्री, विप्रीयन्ते ता. ३, ९, १.

वि-फ- -म्ऽइव तां. ८, ५, ६.

वि/वन्ध्, विवधन्ते शां. २८, २.

वि/वाध्, विवाधते श. ८, ३, १, ८;  
वि...वाधते तै. २, ८, ७, ८; वि-  
वाधते श. ८, ३, १, ८; वि...वा-  
धस्व श. ६, ४, ४, २१; तै. २, ५,  
८, ११; वि...वाधस्व श. ६, ४,  
४, २१; विवधन्ताम् जै. १५१;

विवाधिष्ट तै. २, ४, १, ३; विवा-  
धिथाः तैआ. ६, ७, १; विवाधिथाः  
मं. २, ५, ७.

वि-वाध- -०ध मं. २, ५, ७.

वि/वृध्, विवोधय तै. ४, ३, १३.

वि/वृह, विवृहामि मं. २, ५, १-५.

वि/वृ, विवृवीमि तै. २, ८, ९, ७;  
विवृवीतु तै. २, ४, ७, १; विवृ-  
यात्, वि...वृयात् शां. २७, १;  
विवृयुः तां. १५, ७, ५.

वि/भज्, विभजते ऐआ. ३, १, ५;  
विभजति शां. ३, ६; शांआ. ७,  
१३; श. ३, ९, २, ३; ४, ३, ४,  
१५; १०, २, ६, ५; का. २, २,  
१, ३; तां. ६, ४, १३; वि...  
भजति तै. ३, ७, १३, ४; गो. २,  
२, १२; विभजन्ते श. १, २, ५,  
३; १३, ५, ४, ८; का. २, २, ३, २;  
विभजन्ते श. १, २, ५, ३; का. २,  
२, ३, ३; गो. १, ३, १८; विभ-  
जन्ति ऐ. ७, १; तां. १०, १२, ७;  
८; ९; विभेजिरे ऐ. ८, २३; श.

† 'विपानम्' इति मुपा. स्वरोऽनुदः । तु. य. १९, ७२ । ॥ तैसं (३, १, ६, २)-साम्यात्प्रस्तावितो वेद्यः ।

'विमृजः' इति मुपा.। 'विमृजः' इति स्वादिति सा.इत्यस्य व्याख्यानात्प्रतीयते । † 'चित्तिः' इति वृ.आ.(४, ६, ३)पाठः

१३, ५, ४, ८; विभक्ष्यामि जैड.  
१, १६, २, ४; विभजाथ ऐआ. ५,  
१, १; विभजतु श. ४, ३, ४, १५;  
विभज तै. २, ४, ७, ७; वि...भज  
तै. ३, ७, ६, २, २; विभग्ध्वम् जै.  
३४; ३७; विभजामहै श. १, २,  
५, २; का. २, २, ३, २; वि...भ-  
जामहै जै. १५; १३९ जैड. १,  
१६, २, ४; व्यभजत् ऐ. ३, १३;  
तां. ६, ४, १; जै. १४४; वि...  
व्यभजत् तै. २, ८, ५, २; व्यभ-  
जन्त ऐ. ५, २४; श. १४, १, १,  
१५; तै. १, १, ३, १०; तां. ५, ७,  
१; ७, ५, ७; ९, १६; १०, १०; ८, ६,  
१; जै. ४७; १०१; विभजेत् गो.  
२, १, ९; ६, ७; व्यभक्षत श. ११,  
६, १, ३; ४.  
विभज्यते तां. १०, १२, ७; विभ-  
ज्यन्ते तां. २०, १५, २.  
वि-भक्त, क्ता- -क्तः श. २, २, २, ६;  
-क्तम् श. १४, ७, १, २३-३०;  
३, १६-२३; जै. १४१; -क्ता ऐ.  
२, १२; -क्तानि श. ४, ३, ५, १.  
वि-भक्ति- -क्तयः शां. १, ४; ५;  
का. १, २, ३, २३; -क्तिः ऐ. १, १;  
७, १; तै. १, १, ५, ६; ८, ५; गो. १,  
१, २४; -क्तिभिः शां. १, ४;  
-क्तिम् ऐ. ७, १; तां. १०, १२,  
१०; -क्तिषु शां. १, ५; गो. १,  
१, २६; -क्तीः शां. १, ५; श. २,  
२, ३, २६; तै. १, ३, १, ६;  
-क्तीनाम् का. १, २, ३, २, ३; तै. १,  
३, १, ७; -क्तीभिः तै. १, ३, १, १;  
-क्त्या ऐ. ६, ५; -क्त्याम् गो.  
१, १, २, ७.  
विभक्ति-विपरीत- -ताः तैआ. १,  
९, ५.  
वि-भक्त- -क्ता श. १०, २, ६, ५;  
-कारम् श. १०, २, ६, ६.  
वि-भग्न- -म् तां. ७, ६, १६.

वि-भजत् - -जन् तैआ. १०, ११, २.  
वि-भजमान- -नाः श. १, २, ५, २;  
का. २, २, ३, २; -नान् श. ११,  
६, १, ३; ४; ८; ९; जै. ४०.  
वि-भज्य ऐ. ३, १५; श. १, २, ५, २;  
२, ६, ३, १; १३, १, ७, २ का. १,  
६, ३, १; २, २, ३, २; तै. ३, ८,  
१०, ४.  
वि-भाग- -गम् ऐ. ७, १; गो. १, ३,  
१२; -गे जै. १५; ३४; ३७;  
१३९; जैड. १, १६, २, ४.  
वि-भाजम् (णसुल) तै. १, १, ५, ६.  
विभण्डक- -कः, -कात् वं. २.  
वि-भर्त्रे (√भृ)- -म् तै. २, ८, ७, ४||.  
विभवन्ती- वि/भू द्र.  
वि/भा, विभाति ऐ. ४, ११; श. ६,  
७, २, ३; १४, १, ४, ८; तै. ३, ७,  
७, १; विभाति श. १४, १, ४, ८;  
तै. १, ४, १०, ७; विड्व भाति  
ऐ. ४, ११; विभासि तैआ. ४, ७, २;  
५, ६, ६; विभातु तै. ३, ७, ९, ४;  
तैआ. ४, २, १, १; विभाहि श. ८,  
२, ३, ३; ९, २, ३, २५; तै. १, १,  
७, १; २, १, २, २; २, ४, १, ४; ३, ६,  
१०, ५; ७, ५, २.  
वि-भात्- -भान् ऐ. ७, २६.  
वि-भावन्- -व्या तै. २, ४, ७, १०.  
वि-भावसु- -सुः श. ६, ८, १, ७;  
-सो शां. २४, १; श. ६, ४, ३,  
८; ७, ३, १, २९; तैआ. १०, ५, १.  
वि-भासु (√भास्)- -सः तैआ. १, ७,  
१; -सस्य तैआ. १, १६, १.  
वि/भिद्, विभिनत्ति श. ५, ३, २, ७;  
वि...विभेद तै. २, ७, १३, २;  
वि...विभेत् तै. २, ८, ४, ४.  
वि-भित्ति- -त्यै प. ३, ८.  
वि-भिन्दुक- -कात् तां. १५, १०,  
११; -के जै. २०३.  
विभिन्दुकीय- -व्याः जै. २०३.  
वि-भीतक (√भी)- -कस्य श. १३, ८,

१, १६.  
विभु- वि/भू द्र.  
वि/भू, विभवन्ति तां. १६, ५, २०;  
व्यभवत् श. १०, ४, २, ८; ११;  
१२; १४: १६: १८; १४, ४, २,  
२३-२६; तैआ. ५, १०, १; गो.  
१, १, ८; विभवत् प. ३, १२;  
वि...भूः तै. ३, ५, ७, ६; ६,  
१२, २.  
विभावयति शां. २२, ६.  
विभव(त्→)न्ती- -न्ती तां. २०,  
१४, २.  
विभु, भू- -भु तै. ३, ९, १९, १; गो.  
२, ६, १४; -भुः ऐआ. ५, १, १;  
३, २; तैआ. १, ५, १; ११, ४;  
१०, १, ३; तां. १, ४, ४; -भुम्  
तै. २, ६, ६, ५; -भवे तै. ३, १०,  
७, १; -भो तैआ. १, ११, ७;  
-भू तै. ३, १, ३, १; -भूः श. २, ३,  
४, १४; १३, १, ६, १; ३, ७, २; ४,  
२, १५; १४, ९, ३, ९; का. १, ४,  
१, १२; तै. १, १, ७, ३; २, ५, १,  
१; ७, ७, ६; ३, ८, ९, १; १७, १; ९,  
१९, १; १०, १, ३; तैआ. १०,  
६३, १; जैड. ३, ५, ८, २; -भोः  
सा. २, ५, ३; -भ्वम् ऐ. १, २८;  
श. २, ३, ४, १४; का. १, ४, १,  
१२.  
विभु-प्रमित- -म् शांआ. ३, ३;  
शांआ. ३, ५.  
विभु-मत्- -मते ऐ. २, २०; श.  
१४, २, २, ९; तैआ. ४, ९, २; ५, ७,  
११; -मन्तम् शां. १२, ७; -मान्  
तैआ. ५, ७, ११.  
वि-भूत्- -म् ऐआ. ५, ३, २; १३,  
३, ७, २.  
विभूत्-गुह- -गः तै. २, ४, ३, ८.  
वि-भूति- -तयः ऐआ. २, १, ७; ५, ३,  
३; जैड. १, ६, १, ६; २, १; -तिः  
शांआ. १८, ३; श. १, ६, ३, २३;

१०, ५, ३, ३-७; का. १, ४, ३, १७; जैडं. १, १४, १, ८; -तिम् ऐआ. २, १, ७<sup>३</sup>; -त्या तां. १, ५, १०; -त्यै शांआ. २२, ६.  
विभूति-मत्- -मान् जैड. १, १४, २, ११.  
वि-भूम(←भूमि)- -मः ऐआ. ५, १, ३; -मौ ऐआ. ५, १, ४.  
वि-भृत(√भृ)- -तः शांआ. १२, २; शा. ६, ४, ४, २<sup>३</sup>; -त्ता शा. ६, ७, ४, ४; तै. २, ४, ६, ८.  
वि/भृज्, विभृजासि मं. १, १, ६.  
वि/भ्रंश्, विभ्रंशते तां. १६, ८, २<sup>३</sup>; १७, ८, ३, ४; व्यभ्रंशत तां. १४, ३, २२; १६, १२, १४; विभ्रंशत तां. १७, ८, २, ४; १८, ११, १.  
वि-भ्रष्ट- -मूडव तां. १४, ३, २२.  
वि/भ्राज्, विभ्राजते तैआ. १०, १०, ३.  
वि-भ्राज्- -भ्राजः तैआ. ५, ८, १३; -भ्राजि तैआ. ५, ८, १२; -भ्राजे शां. १८, ५; -भ्राट् शां. २५, ५.  
वि-भ्राजमान, ना- -नः शा. २, ३, १, ५; ८, ६, ३, २१; तै. २, ४, ६, १२; ३, १, २, ८; तैआ. ४, ४२, ५; -नाम् तैआ. १, २७, ३. =विभ्राश-मान- अद्र.  
वि-भ्राष्टि-वसन- -नः तैआ. १, १२, ३.  
वि-भ्रावृष्य- -मूडव शा. १, १, १, २१; ४, ४, ५, ३; का. २, १, १, १४.  
वि-भ्राशमान(√भ्राश)- -नः का १, ३, १, २, १.  
वि-भ्वन्- -भ्वा ऐ. ५, ८; शा. १३, ५, १, ११<sup>†</sup>.  
वि-मति(√मत्)- -म् मं. २, ४, ६.  
वि/मथ्, न्य्, विमथन्ते ऐ. १, १०; शा. २, ४, २, १४; ५, २, २४; का. १, ३, ३, १२; ५, १, २२; विमथन्ते शा. २, ५, १, १३; का. १, ४, ३,

११||: विमथिरे ऐ. १, १८; शा. २, ५, २, २४; का. १, ५, १, २२; विमथिरे शा. २, ५, २, २६; का. १, ५, १, २४; जै १५६; गो. २, २, ६; विमथिष्यन्ते शा. ३, ८, ३, ३६; विमथिष्यामहे शा. २, ५, १, १२; का. १, ४, ३, १० विमथनीरन् ऐ. ७, १; शा. २, ४, २, १४; ५, २, २६; १४, ६, ९, २६; का. १, ५, १, २४; गो. १, ३, १८.  
वि-मथित- -तः गो. १, ३, १८.  
वि-माथ- -थम् तै. १, ३, ८, ८; -थात् शा. ३, ८, ३, ३६.  
वि-माथिन्- -थी जै. १५६.  
विमाथी/कृ, विमाथीचकिरे जै. १५६.  
वि/मद्, विमदन्ति शां. २२, ६; व्यमदन् शां. २२, ६६.  
वि-मत्त- -म् ऐ. २, २२<sup>३</sup>.  
वि-मद्- -दः शां. २२, ६; -दाः तै. २, ६, १५, २७; -देन शां. २२, ६.  
वि-मर्श(√मृश्)- -शः तां. १४, १०, ३.  
वि-महस्- -सः शा. ४, ५, २, १७.  
वि/मन्, विमानयेत् सं. ३.  
वि/मा, विमिमीते शा. ३, ५, १, २४; ६, ३, १, १८<sup>३</sup>; १०, २, १, ९; ३, १, ४; ७; विमिमे तै. ३, ७, ७, १३; विममे शा. ३, ५, ३, २१; ६, ३, १, १८; व्यमिमीत तै. ३, ६, ३, ४  
वि-मा- -मा तैआ. ४, ५, ६.  
वि-मान- -नः शा. ९, २, ३, १७<sup>३</sup>; तै. २, ५, २, ४; ३, ७, ९, ९<sup>३</sup>; तैआ. ४, ११, ७; -नम् तै. २, ८, १, ५; -ने शा. ४, २, १, ८; १०.  
१वि-मित- -ताः तां. १६, १३, १२.  
२विमित- वि/मि द्र.  
वि-मिमान- -म् तै. २, ५, ८, १२.  
वि/मि, विमिजुतः शा. ५, ४, ४, २१<sup>३</sup>.  
२वि-मित- -म् शा. ३, १, १, ६; ७; ९,

४, ४, २१<sup>३</sup>. १विमित- वि/मा द्र.  
वि-मिन्वृत्- -न्वृत् तै. २, ८, ४, ७.  
वि-मुख- -खान् तां. ६, ६, २.  
वि/मुच्(→ञ्च), विमुञ्चते शा. १, ८, ३, २७<sup>३</sup>; ६, ७, ४, ११; विमुञ्चते शा. ३, ४, १, ५<sup>३</sup>; विमुञ्चति ऐ. ६, २३<sup>३</sup>; शां. १६, ३; शा. ४, ४, ८, १२; विमुञ्चति शा. १, ८, ३, २७; ९, २, ३३<sup>३</sup>; ३, ३, ४, २५; ७, १, १, ४२; ४३<sup>३</sup>; २, १७; २, २, २१; ९, ४, ४, १०; ११<sup>३</sup>; १२; १४<sup>३</sup>; १३, ८, २, ९; तै. १, ३, ६, ९; ३, २, ७, ६; गो. २, ६, ५<sup>३</sup>; वि...मुञ्चन्ते ऐ. ६, २३; विमुञ्चन्ति शा. १, १, २, ८; ८, ३, २६<sup>३</sup>; ९, २, ३३<sup>३</sup>; ९, ४, ४, १२; १५; विमुञ्चाभि तां. १, ६, ५; विमुञ्चान् शा. ९, ४, ४, १७; विमुञ्चतु शा. ७, १, १, ४३; विमुञ्च शा. ४, ४, १, १५; १७; तैआ. १, ११, ८; वि...मुञ्च शां. २९, १; विमुञ्चाम शा. १, १, २, ८; ८, ३, २६<sup>३</sup>; का. २, १, २, ९; विमुञ्चेत शा. ६, ८, १, १२<sup>३</sup>; विमुञ्चेत् शा. ९, ४, ४, १५-१७; विमुञ्चेत् शा. ६, ७, ४, ९; १५; ९, ४, ४, ११; वि...अमुच्च शां. २५, ५.  
विमुच्यते शा. ५, ४, ३, १५-१८;  
विमुच्यते शा. ६, ७, ४, ८; ७, १, १, ४२; विमुच्येते तां. १३, १२, १३; विमुच्यन्ते ऐ. ६, २३; शा. ४, ४, १, १५; १७<sup>३</sup>; वि...मुमुचे ऐ. ७, १६<sup>३</sup>; विमुच्यन्ताम् शा. १३, ८, २, ९; विमुच्याते शा. ५, ४, ३, १४; विमुच्यध्वम् शा. ५, १, ५, ११; १२; ७, २, २, २१; तै. १, ३, ६, ९; तैआ. ६, ६, २; व्यमुच्यत शा. ३, ५, १, १८; विमुच्येरन् शा. ४, ४, १, ७.

† = 'वि-भ्राज-' शा. द्र. † = 'भ्रां' इति W. सुपा. -स्वरधिन्यः । तु. क. ४, ३४, १ । § 'विमदः' इति आन. सुपा. १ । Kt टि. ३ । || स्वरहीनो सुपा. चिन्त्यः । ७<sup>३</sup> विमदाः' इति सुपा. स्वरधिन्यः ।

वि-मुक्त, क्ता- -क्तः ऐ. १, १४<sup>३</sup>; श. ३, ४, १, ४<sup>३</sup>; -क्तम् तै. ३, ३, १०, ४; -क्तयोः ऐ. १, १४; -क्ताः श. १४, ७, २, ११; -क्ते ऐ. १, १४.  
 वि-मुक्ति- -क्तिः ऐ. ६, २३<sup>३</sup>; तैआ. ९, १०, २; गो. २, ६, ४, ५.  
 वि-मुच्य श. १, ८, २, ९; ३, ४, १, ५<sup>३</sup>; जै. १२७.  
 वि-मुच्यमान- -नः श. १४, ६, ११, १.  
 वि-मुञ्चत्- -ञ्चत्सु शां. २९, १.  
 वि-मोक्त- -क्तः तै. २, ७, १७, १; ३, ३, १०, ४.  
 वि-मोक्तम् (णमुल्) श. ६, ७, ४, १२; जै. ११७.  
 वि-मोक्त- -म् गो. २, ६, ५<sup>३</sup>.  
 वि-मोक्तम् ऐ. ६, २३.  
 वि-मोक्त- -कारम् तै. ३, ४, १०, १.  
 विमोक्ती- -क्तीः तै. ३, ७, १४; १; २.  
 वि-मोचन- -म् श. १, ८, ३, २७<sup>३</sup>; ९, ४, ४, १५.  
 वि-मोचनी- -नीः तै. ३, ७, १४, १; २<sup>३</sup>.  
 वि-मु(ञ्ज→)ञ्जा- -ञ्जा श. ४, ३, ३, १६.  
 वि-मूर्त्- -म् शां. ६, ७.  
 वि/मृज्, विमृष्टे श. ३, ८, ५, ५; तै. १, ७, ४, ४; ३, ३, १०, ४; विमार्ष्टि श. ५, ३, ५, २८; जै. १३९;  
 व्यमृष्ट तै. २, २, ९, ४; विमृजीत शां. १६, ५.  
 वि-मृष्टं(-ष्टअंस→)सा- -सा का. २, २, ३, १५.  
 विमृष्टा(-ष्टअ-न्तरां(-रअंस→)सा- -सा श. १, २, ५, १६.  
 वि-मृध्(√मृध्)- -मृधः शांआ. १२, २; तैआ. १०, १, ९; -मृधे शां. ४, १; श. ४, ६, ४, ४<sup>५</sup>; ११, १, ३, १; २; ४.

वि-मृद्द(-ध्रवत्→)ती- -ती शां. ४, १  
 वि-मृष्टां- -धः तै. ३, ७, ११, ४.  
 वि/मृश्. विममर्श तै. २, ५, २, २.  
 वि-मोक्ष(√मोक्ष)- -क्षाय श. १४, ७, १, १६; १७; ३९; ४०.  
 वि/म्रित्, विम्रित्येत् श. १२, १, ३, २३; वि...म्रित्येत् श. ९, ५, २, १४; विम्रित्येयुः श. १२, १, ३, २३.  
 वि/मृच्. विमोचति, वमृचत् जै. ३.  
 वि/यत्, वियातयति तैआ. ५, ६, ४.  
 वि-यत्(√इ)- -यत् श. ८, ५, २, ५<sup>३</sup>; तां. २४, १, ७; -यतोः श. ७, १, २, २३; -यन्तः तै. ३, ६, १०, २; -यन्ता ऐआ. २, १, ८; -यन्तौ तां. ७, १०, १.  
 वियती- -ती तै. १, १, ३, २.  
 वि/यम्, वियन्त तै. २, ८, ५, ६; ६, ५; वि...यच्छ<sup>३</sup> तै. ३, १०, ४, ३; वियत्सत् तै. २, ५, ८, ४; ८, ४, १.  
 वि/या, वियाति का. १, २, २, १२<sup>३</sup>; वि...यायात् श. १२, ४, १, २; ३; व्ययासीत् का. १, २, २, ११<sup>३</sup>;  
 वि-यासु(√यस्)- -साय तैआ. ३, २०, १.  
 विवि जैउ. ३, १, ५, ५.  
 वि/यु. वियोपम् तैआ. ४, ७, ५, वियौष्म श. ३, ३, १, ९.  
 वि-यूय ऐआ. २, २, ८; श. ५, ५, ४, २४; तै. २, ६, १, ३.  
 वि/युज्, वियुज्युः जै. ८१.  
 वि-योनि- -निः तां. १८, ६, ९.  
 वि-रक्षस्तम्(-स्रमम्)- -मः श. ३, ४, ३, ८.  
 वि-रक्षस्ता(-स्रता)- -स्तायै श. ३, १, ३, १३<sup>३</sup>; २, १, १३; ३२.  
 वि/रञ्ज्, विरज्यन्ते प. ५, ६.  
 वि-रजस्- -जः श. १४, ७, २, २३; तैआ. १०, १, १३; -जाः तैआ. १०, ५१, १; ५२, १; ५३, १, ५४,

१; ५५, १; ५६, १; ५७, १; ६०, १.  
 वि-रप्शित्(√रप्श)- -रप्शित् श. १, २, ५, १९<sup>३</sup>; का. २, २, ३, १८; तै. ३, २, ९, १३; -रप्शिनः ऐ. ४, ३, ०; शां. २०, २; -रप्शी ऐ. ३, ३, ८<sup>३</sup>.  
 वि/रम्, विरमेत् सा. २, ४, ३; ६, ९; व्यरंस्यत श. ६, ७, ३, ९.  
 वि-रमण- -गात् दं. ३, १२.  
 वि/राज्, विराजति ऐ. १, ५; ऐआ. ५, ३, १; श. ७, ३, १, ३२; ८, ५, १, ५<sup>३</sup>; १४, ३, १, ३१; विराजति श. २, १, ४, २९; ६, ७, २, ४; ८, ५, १, ५<sup>३</sup>; १४, ३, १, ३१; का. १, १, ४, २६; तै. २, ४, १, ९; वि...राजति ऐ. १, ५; विराजसि श. ७, ३, १, ३२; तैआ. ६, ७, २; तां. ८, ९, २; जै. ६९; वि...राजसि ऐआ. १, ४, १; विराजय शांआ. २, १८; विराज मं. १, १, १३.  
 वि-राज्- -राजः ऐ. १, ५, ५, ५; ६, १९; ऐआ. १, २, ३; ४, १; ५, २; शां. १, १, २, ३; १०, १; १४, २<sup>३</sup>; १५, ५<sup>३</sup>; १६, १, ३; १७, ३; १८, ५<sup>३</sup>; १९, ५, ७; २२, ८; २४, ९<sup>३</sup>; २७, १-३; २९, ५; ३०, ७; शांआ. १, २; श. १, ५, २, २०; ८, १, २, ११; ५, १, ५; ९, १, २, १९<sup>३</sup>; १०, २, ५, १३; ४, ३, १८; १२, २, ४, ५; १३, ६, १, २<sup>३</sup>; तै. १, १, ५, १०; ४, ९, ५; तैआ. ३, १२, ३; तां. ४, ९, ३; ८, ६, १४; १२, १०, १०; १३, २०; १५, १२, ७; १६, १, ८; ३, ७; २०, १२, २; २४, १०, २; जै. ५६; ८९; ९१<sup>३</sup>; १४३; दं. २, ५; गो. १, ५, ४; २०; २, ६, १; -राजम् ऐ. ३, २, ३; ४, १६<sup>३</sup>; ८, १२; १७; ऐआ. १, १, २; शां. ५, १; ३; ५; ८; ९, ६; ११, ५; १२, ३; १४, २; १६, ३; १०<sup>३</sup>; २४, ९; शांआ. २, १६;

‡ 'नोक्त्व' इति पाठे. † मूलतः 'कुम्' इत्येव संभावयितुं सुशकम् । ‡ 'विमुधः' इति मुपा. स्वरोऽ-



श. १, १, १, २२; ५, २, २०; २, ३, १, १८; ५, १, २०; ३, ३, २, १६; ४, ४, ५, १९; ५, ८, १२; ७, ५, २, १९; ८, ५, १, २; ५; ३, ४; ७, २, १६; ११, १, २, ४; १२, ६, १, ३८-४०; १३, २, ५, ३; ६, १, २; १४, १, ३, १; का. १, ३, १, ११; २, १, २, १; तै. १, २, २, २; ७, ७, २; २, ६, १, ७, ६; ३, ९, २, ३; ४; ८, २; तैआ. १, ३, १, २; ३, ११, ४; ५, १२, २; तां. ६, ३, ६; ८, १; २; ९, १, १; १०, २, १; २; १२, ७, ६; ८, २; १६, २, ८; ३, ७; ८, ८; ९, ५; १३, ३; १४, ७; १९, २, २; ३, ९; ९, २; ११, १०; २०, १, ५; २, ३; १२, २; ४; २३, २६, २; जै. ५६; ८६; ९१; १२९; १४३; घ. १, ६; ३, ७; मं. २, ८, २; गो. १, २, २०; ५, २०; २, १, १८; १९; ३, २०; ६, १५; -राजा ऐ. ३, २, २; ४, ११; शां. १५, ५; १८, ५; श. ३, ५, १, ७; ८; ९, २, ३, ४०; १४, ३, १, ३१; तै. १, ६, ३, ४; ८, २, २; २, ६, २०, ४; ३, २, ७, ५; ७, ९, ४; ८, ६, ५; १०, ४; २१, २; ९, १६, ४; तैआ. ४, २, १, १; ५, ६, १०; ७, १२; तां. ९, १, १; २; १०, ३, १२; १२, १०, १९; ११, २२; १६, १, ८; -राजाम् तै. २, ८, ८, ९; ३, १२, १, १; राजि ऐ. ३, २३; ५०; ४, १८; ८, ४; ऐआ. १, ३, ४; शां. १४, २; १५, ५; १८, ५; श. ८, ५, २, ७-१०; ११, ४, ३, १८; तै. १, २, ४, १; तैआ. १, २५, ३; तां. ३, १३, ३; ४, ६, १६; ८, ६; ९, ३; ८, ५, १३; ६, १४; १०, ३, १२; १६, १, १०; २४, १०, ३; २५, ९, ४; जै. १२९; गो. २, ३, २०; -राजो ऐ. १, ५; ६; १०; शां. १, १; ४, १२; ५, १; ३; ५; ८; श. १, ६, २, १२; २, २, १, २०; १२, ४, ३, ५; १-५; १३, ४, १, १३; २,

७; का. १, २, १, १२; तां. ८, ५, ७; १२, ८, ८; ११, ५; १५, ११, ७; गो. २, १, १९; २१; २३; -राट्, ६ ऐ. १, ५; ६; २, ३७; ३, २२; ५०; ४, ११; १६; ५, १९; २१; ६, २०; ३६; ८, ४; १४; ऐआ. १, १, २; ३, ४; ४, १; शां. १, १; २, ३; ९, ६; ११, ५; १२, ३; १४, २; १५, ५; १६, ३; १०; १७; ३; १८, ५; १९, ५; ७; २२, ५; ८; २४, ९; २७, १; २; ३०, ७; श. १, १, १, २२; ५, २, २०; २, २, १, २०; ३, १, १८; ५, १, २०; ३, ३, २, १७; ३, १८; ५, १, ७; ८; ३४; ९, ४, १९; ४, ४, ४, १; २; ५, १९; ५, ८, १२; १३; १६; ६, २, २, ३४; ३, १, २१; ८, २, १२; ७, २, ४, २५; ४, २, २३; २४; ५, २, १९; ८, १, २, ११; २, ४, ४; १२; ३, १, १४; २, १३; ३, ६; ११; ४, २, १३; ५, १, ५; २, २; ३, ८; ६, १, ६; २२; ९, १, १, ३१; ३८; २, १९; २, ३, ४०; ४, ३, ११; १०, ४, ३, २१; ५, ४, ८; ११, १, २, ३; ४, ३, १८; ५, ३, ५; १२, २, २, १४; ४, ५; ६, १, ४०; ७, २, २०; ८, ३, ११; १३, १, ७, ४; ३, ३, ८; ४, १, १३; ६, १, २; २, ३; ७, १, २; १४, १, ३, १; ६, ११, ३; का. १, २, १, १२; ३, १, ११; ४, ३, १६; २, १, २, १; तै. १, १, ७, २; ८, ६; १०, १; २, १, २७; २, २; ४, ४, ९; ६, ३, ४; ८, २, १; २; ५, १, २; ६, ५, ४; १२, १; १८, ४; ७, ७, २; ९, २; ३, ८, ६, ५; ७, ७, २; ९, २; ३, ८, ६, ५; १०, ४; १४, ६; २१, २; ९, ८, २; १६, ४; तैआ. १, २५, ३; ३, ९, २; १२, २; ५, ६, १०; ७, १२; तां. ३, १३, ३; ४, ६, १६; ८, ४; ६; ८, ५, १३; १०, ३; २५, ९, ४; जै. १२९; गो. २, ३, २०; -राजो ऐ. १, ५; ६; १०; शां. १, १; ४, १२; ५, १; ३; ५; ८; श. १, ६, २, १२; २, २, १, २०; १२, ४, ३, ५; १-५; १३, ४, १, १३; २,

१४, ५, ५; १५, १, ५; ११, १३; १२, २; १६, १, ९; ८, ९; ९, ५; १३, ३; ५; १४, ७; १९, २, १; ४; ९, २; २०, १, ५; १५, १२; २२, १४, ४; २३, ३, ३; २७, २; २४, १०, २; २५, ९, ४; जै. ५६; ८६; १२९; १४३; १६९; जैउ. १, १७, २, ७; ८; ४, ११, ४, ५; दै. २, ८; ३, १२; गो. १, ४, २, ४; ५, ४; ८; २०; २, १, १८; १९; २, ९; ६, २; १५; -राट्सु शां. २७, २; तां. ८, १०, ७; १२, १०, १०; १२, १३, १८; १५, १२, १; -राट्भ्याम् ऐ. १, १०; ऐआ. १, ४, २. विराट्-त्व- -म् ऐ. १, ५. विराट्-सम्पद्- -म्पदा जै. ८६. विराट्-सम्पन्न- -म् शां. २, ३. विराट्(-जूडअ)-ष्टम- -मानि शां. २३, ४; शा. ८, ३, ६; १०, १, २, ९. विराट्-वत्(मत्तुप्)- -वत् शां. २२, ६. विराट्-व(र्ण-→)र्णां- -र्णां शां. २२, ७. वि-राजत्- -जन् श. ६, ७, २, ४. वि-राजन- -नात् दै. ३, १२. वि-राजन्- -राजे तै. ३, १०, ७, १. विराज्ञी- -ज्ञी तै. ३, १०, ६, १; ११, ३, १. वि-रात्र- -त्रे जैउ. ४, ५, १, ३. वि/राध्, विराधयन्ति तां. १५, १२, ७. वि-रिफित- -त्सु ऐ. ५, ४; ५; -त्स्य ऐ. ५, ४; ५. वि/रिप्, विरिष्यते गो. १, १, १३; २, २, ५. वि-रिष्ट- -म् गो. १, १, १३; १४; २२; २, ९; ३, ३. वि/रुच्, विरोचते तै. २, ७, १७, १; वि...रोचते श. ६, ८, १, १४; विरोचसे तै. २, ४, ८, ६; विरुचुः श. २, ३, ४, १४; का. १, ४, १, १३;

व्यरोचत श. ५, ३, २, २; तां. १४, ११, १४. विरुचिषेत ऐआ. ३, २, ५. वि-रोक- -के श. ५, ४, १, १५; तै. १, ७, ६, ८. वि-रोकिन्- -किणः शां. २५, ९. वि-रोचन- नः सं. २, ६, १५; -नम् तै. १, ५, ९, १; १०, ७. वि-रोचमान, ना- -नः सा. ३, ८, ३; -नम् तै. २, ८, ७, ४; -नाम् सा. ३, ८, ३. वि/रुज्, वि...रुज शांआ. १२, २; तै. २, ४, ७, ६; व्यरुजत् श. ११, १, ६, २. वि-रुज- -जः सं. १, ७, १. वि-रुज्य ऐ. ६, २, ४; श. ४, ५, २, ३. वि/रुध्, विरुन्धते तै. १, ८, ४, १. वि-रुध्य तै. १, ८, ४, १. वि-रुद्धि- -द्धिः जै. ५६. वि/रुह्, विरोहति श. ७, ४, २, १५; तै. १, ४, ७, १; तां. २, १०, २. विरोहति श. ७, ४, २, १५; तैआ. १०, १, ८; विरोहत् तैआ. ६, ९, १; विरोह शांआ. ९, ७; श. ३, ६, ४, १६; तै. १, २, १, ५; ३, २, २, ६; वि...रुहेम श. ३, ६, ४, १६. वि-रु(ढ→)डा- -ढाः श. ७, २, ४, २७. वि-रूप, पा- -पः ऐ. ५, १; तां. १०, ६, ७; १२, ४, १८; १४, ९, ८; -पम् शां. २८, ९; तै. ३, १, २, १०; तैआ. २, ६, २; तां. १०, ६, ८; १२, ४, १८; १४, ९, ८; ष. २, २; -पस्य आ. जैआ. १, २४८; ५५७; -पा श. ११, ५, १, १०; -पाः ऐ. ५, १; तैआ. ३, ११, ११; १२; १३; -पे श. ६, ७, २, ३; ९, २, ३, ३१; तै. २, ७, १२, १; ६; ३, १, ३, १. विरूपाक्ष(-पऽअक्षिन्)- -क्षः सं. २, ४, ६; -क्षम् तैआ. १०, १२, १;	-क्षाय सं. २, ४, ६. वि-रेम(√रेम्)- -मैः गो. २, ६, १३. वि-रेभम्(णमुल्) गो. २, ६, १३. विरोक-विरोकिन्-विरोचन-विरोचमान- वि/रुच् गद्. वि-रोदस्- -दमी तैआ. १०, १, १४. वि-रुव- -म् तैआ. १, २७, ६. वि/लम्, विलिप्सन्ते श. ४, ४, ३, ९; १०. वि-लिप्सत्- -प्सन्तः श. २, ६, २, १६; का. १, ६, २, ८. वि/लम्ब-विलम्बते, विऽइवऽलम्बते तां. १४, ९, २०. विलम्ब-सौपर्ण- -म् तां. १४, ९, १९; २०; आ. १, १२५. वि-लाप्य(√ली) श. १, ३, १, २०. वि/लिख्, वि...लिखेत् श. १२, ४, २, १; ५; ४.२-४. वि-लिस(√लिप्)- -म् श. २, ३, ४, १७. वि-लिम्प- -म् तै. ४, २४, १. वि/लिश्, वि...लिशते श. ४, ४, ३, १३; वि...लिशते श. ४, ६, १, ६; ८; वि...लिशन्ते श. ४, ४, ३, १३; व्यलिशिषि तै. १, ५, ११, २. वि-लिष्ट- -ष्टम् शां. ६, १४; १८, ८; श. १, ९, ३, ६; ४, ४, ३, १४; ४, ८; ६, ४, ३, १; ३; ५; तैआ. २, ४, १. वि/लुप्(→म्प), विलुम्पन्ति ऐ. ६, ९; विलुम्पत् गो. २, ६, ७. वि...लुप्येरन् ऐ. ६, २. वि-लोम- -म् गो. १, १, १५. विलोमन्- -म श. १, ७, ३, १२; १९; ५, ३, २३; १२, ७, २, १६; तै. १, ५, ११, ४; ३, ७, ५, ५; तां. २०, १६, ७; -मानः तां. १९, ८, ६; २३, १९, ११. विल्व- विल्व द्र. वि/वच्(←√व्र्), न्युवाच जै. १४८; विवक्ष्यति श. १४, ६, ८ १; गो. १, १, ३१; विवक्ष्यति श. १४, ६, ९,	२८. व्यवोचन् जै. १८०; व्यवोचः श. १४, ६, ८, ५; गो. १, १, ३१; ३२; व्यवोचम् गो. १, १, ३२. वि-वक्तृ- -क्ता, -क्तारम् ऐ. ३, ३५. वि-वचन- -म् जै. ९५; -म्ऽइव श. २, ४, ४, ३; ४. विवाचन- अद्र. वि-वत्(मत्पु)- -वत् ऐ. ६, ७; शां. २०, ३; २२, २; गो. २, ५, १३; -वान् शां. २०, ३; २५, ५. विवती- -ती शां. २०, ३. वि/वद्, व्युदाते श. १०, १, ४, १०; व्यंवदन्त श. ८, ६, ३, ३; जैऽ. ४, ८, १, २; विवदेत् तै. २, ३, ५, ५; विवदेत् सा. २, ७, १३. वि-वृद्मान, ना- -नयोः ऐ. २, ४०; -नाः शांआ. ४, १४; श. १४, ९, २, ७; -नौ श. १, ३, १, २७; १४, ८, १५, ५. वि/वध्, विवधीत् तैआ. १, ३१, ६; विवधीः तैआ. ३, १५, १. वि-वध- -धः श. ८, ५, २, ५; -धे, -धेन जै. २०५. वि-वध्यमान- -नानाम् जै. १६८. वि-वयन(√वे)- -म् ऐ. ८, ५. वि-व्र- -रः शांआ. २, १; -रम् शां. ६, ५. वि-वर्त(√वृत्)- -र्तः श. ८, ४, १, २५; -र्तौ आ. जैआ. १, ३७१. वि-वर्तन- -नम् तै. ३, ९, २३, २; -ने तै. ३, ७, ९, ८; -नेऽ-ने तै. ३, ९, २३, २. वि-वल- -म् श. ८, २, ४, १. वि/वस्, न्युवास श. ६, २, २, १७; व्यंवत्स्यत् श. ४, ३, १, १०. विवासयति तै. १, ४, ४, ५; तां. १४, ११, १५; २०, १, ४; वि...वासयति तै. १, ८, २, ३; तां. ८, १, १३; १८, ९, ८; ११, ११; विवासम् सं. २, ४, ११. विवस्तेत् श. १३, ६, २, २०.
---	---	--

वि०वसतिहोत्त(म→)मा- -माः जै.  
२०४.  
वि√स्वस, विवस्ते श. १०, ५, २, ४.  
वि-वसन- -नः तैआ. १, २६, ७.  
वि-वस्वन्(-सु+मतुप्)- -स्वत तां. ९.  
३, ४; मा. ३, ३, २; -स्वतः ऐ. १, २, २;  
शां. २२, २; तै. २, ४, ३, ३; ८, ५, ३;  
-स्वति श. १०, ५, २, ४; तै. ३,  
१०, ७, १; -स्वन् श. ४, ३, १, १८;  
-स्वन्तम् श. १०, ५, २, ४; -स्वान्  
श. ३, १, ३, ४; ९, ४, ७; ४, ३, ५,  
१६; १०, ५, २, ४; तै. १, १, ९, ३;  
तैआ. १, १३, ३; तां. २४, १२, ४.  
वि-वासन- -न सं. २, ४, ११.  
वि√वह, विवहावहै तां. ७, १०, १;  
जै. ३८; व्यवहेताम् ऐ. ४, २७;  
जै. ३८.  
वि-वाह- -हः तां. ११, ९, ५;  
-हम् तां. ७, १०, १, ४; जै. ३८;  
-हाः ऐ. ७, १३; -हात्, -हान्  
जै. १६८; -हे तां. २३, ४, २.  
वि√वा, विवाति तै. २, ३, ९, ६; विवा-  
हि श. ४, १, ३, ७; वि√वाहि  
तै. २, ४, १, ७; तैआ. ४, ४२, १;  
व्यवात् श. ४, १, ३, १०.  
वि-वात- -ताः प. ५, ८.  
वि-वाचन(√वच्)- -नम् ऐआ. ५, ३,  
२; का. १, ३, ४, २; तै. २, ७, १६.  
४; जैठ. १, २, २, ५; -नम्ऽइव  
का. १, ३, ४, २.  
√विवात्, विवासि श. १, ४, १,  
२७; तै. ३, ५, २, २.  
वि√विच्, विविनक्ति श. १, १, ४,  
२२; का. २, १, २, २३; विवि-  
न्वन्ति तै. २, ४, ४, ३; विवि-  
नक्तु श. १, १, ४, २२; तै. ३, २, ५,  
११; व्यविनक् जैठ. ४, ११, १, ८.  
विविच्युते शां. १८, ४; श. १, १,  
४, २२; १२, ८, १, १६; का. २, १,

३, २३-वि...विच्यते जैठ. ४, ११,  
१, ८; विविच्यन्ते तैआ. ६, ५, ३.  
वि-विक-पाप्मन्- -प्मा शां. १८, ४.  
वि-विक्रि- -क्ये तै. ३, ४, ७, १.  
वि-विक- -कारम् शां. २७, १.  
वि-विक्रि- -च्ये ऐ. ७, ६; श. १२,  
४, ४, २; तै. ३, ७, ३, ५; -चिम्  
श. १२, ४, ४, २.  
वि-विच्य जैठ. ४, १०, २, ५.  
विविदान, ना(√विद्)- -नः श. ३,  
५, १, २८; -नाः जै. १८; -नाऽइव  
ऐ. ५, २८.  
विविद्म- -द्वान् तै. २, ७, १३, ३७.  
वि-विष्टि(√विष्)- -ष्ट्यै तैआ. १०,  
५८, १.  
वि-वीचध- -म्ऽइव तां. ४, ५, १९.  
वि√वृत्, विवृणोति ऐ. १, ३०; ६, ७;  
गो. २, ५, १३; विवृणक्ति गो. २, ६,  
१४; वि...ववार तै. २, ६, ८, १;  
वि...वर्थ तै. २, ८, ३, १; विवः  
श. ७, ४, १, १४; तै. २, ८,  
९; तैआ. १०, १, १०; व्यवारिपम्  
श. ११, ५, ३, ७.  
वि-वृण्वत्- -ण्वन् श. ७, ४, १, १४.  
वि-वृत्, ता- -तम्ऽइव शां. २०, ३;  
-तायाम् श. ११, १, १, २.  
विवृत्-करणस्थित- -तः गो. १,  
१, २७.  
वि-वृक्ण(√वृच्)- -क्णा तै. २, ५, ४, ३  
वि√वृत्, विवर्तते श. ११, २, ५, ३;  
तै. ३, ९, २३, २; विवर्तते तैआ.  
७, ३, १; वि...वर्तते श. १२, ४,  
४, २; तां. २, १, ४; जै. २९; जैठ. १, ४,  
२, १२; विवर्तन्ते श. ८, ४, १, २५;  
वि...वर्तन्ते तां २४, ११, ३; विऽ  
इव...वर्तन्ते तां. १३, ९, १६; वि...  
वर्तते जैठ. १, ४, २, ११; व्यवर्तत  
तां. ७, ८, १; व्यवृत्त श. २, २, २,  
१७; वि...वर्तते श. १३, ५, १, १६.

विवर्तयति ऐआ. ३, १, ३; ५;  
शांआ. ७, ११, १३.  
वि-वृत्त- -त्ते श. ११, २, ५, ३; ४.  
वि-वृद्धि(√वृध्)- -द्धये गो. १, २, २४.  
वि√वृह, विवृहति श. १२, ९, २, ७;  
विवृहतः श. ५, १, ३, १८; तै. ३, ८,  
४, १; विवृहन्ति श. १, २, २, ११;  
विवृहन्ति श. १, ७, ४, १९; वि...  
वृहन्ति श. १, ९, ३, ४; ४, ५, ८,  
१२; ५, २, ४, ८; वि...वृहन्ति श.  
१, २, २, ११; का. २, ३, १, ८;  
व्यवृहन्त श. २, ६, २, १; का. १,  
६, २, १; व्यवृहन् श. ४, ३, ३, १६;  
विवृहेत् श. ४, ३, ३, १६; ५, १, २,  
१८; १२, ९, २, ७; जै. १४०;  
विवृहः तैआ. ३, १५, १.  
वि...भवृह्यत, व्यवृह्यन्त जै. ४७;  
विवृह्येत श. १, ३, ५, १४.  
वि-वृढ, ढा- -ढम् श. १, ७, ४, २२;  
९, ३, ६; ४, ४, ३, १४; ४, ८; १४,  
३, २, २-१४; १८-२०; -ढा श.  
४, ५, ८, १२; १३.  
वि-वृहा- -हे जै. १०२.  
वि√वैच्, विवेनः तै. २, ४, ७, ४.  
वि√व्यथ्, विव्यथः तैआ. ४, २०, २.  
√विश, विशति शां. ८, ७; विशतिऽइव  
शां. ८, २; विशन्ते श. १४, ८,  
१३, ३; गो. १, २, २; विशन्ति  
तैआ. १०, १०, ३; विशामि सं.  
१, ७, ७; विशेश तैआ. १, २७, ४;  
१०, १, १; षै. २, ८; विशत् तां. १,  
१, १; विशताम् तै. १, १, ७, २;  
३; विशन्तु तै. २, ५, २, २; सा.  
३, १, ५; विश तैआ. १०, ३४,  
१; ३७, १; विशानि श. ६, १,  
२, २१; अविशत् श. ७, ५, २,  
४४; ८, ६, २, ५; १९; अविशत् श.  
७, ५, २, ४४; अविशन् श. ८, ६,  
२, ५; विशेत शांआ. १२, ५.

† 'वित्तै' इति मुपा. अशुद्धः । । =तु. य. ३०, १३ । भा. इत्यस्व व्याख्यानमपि य. अनुमार्थेव । † 'विविद्मन्' इति मुपा. स्तरोद्धतः । तु. क्र. ३, ३१, १० । तै. इत्यत्र तु सा. वि√विद्रेहाह ? । † 'विवर्ह' इत्यनेन यमानार्थम् ।

विश- विष्णु श. ३, ३, ४, ७<sup>३</sup>; ७, ३,  
५, १९; ४, ४, ५; तै. २, ७, १३, २;  
३, ६, १०, ३; विट्. ह् ऐ. २, ३, ३<sup>५</sup>;  
३, १९<sup>३</sup>; शां. १६, ४; सा. २, १, ३,  
५<sup>३</sup>; ८; ४, १, २; ४, ३, ६; ३, ३, २,  
८<sup>३</sup>; ९, १, १७; ४, २, २, १४; ५, २,  
१६; १७; ५, ३, १, ६; ४, १, ५, ५,  
१, १०; ६, १, २, २५; ६, १, ७; ८,  
४, २, ५; ९, ३, १, १३; १५<sup>३</sup>; ४, ३,  
१०; १०, ४, १, ९<sup>३</sup>; ११, २, ७,  
१६<sup>३</sup>; १२, ७, ३, ८; १५; १३, २, २,  
१५; १९; ९, ६<sup>३</sup>; ७; ८; १४, ३, १,  
९; ४, २, २, ७; का. १, १, ३, ४<sup>३</sup>; ७;  
४, १, २; ३, २, ६; तै. १, ८, ३, ३;  
८, ५; २, ५, ८, १०; ७, २, २; ३, ९,  
७, २; ३<sup>३</sup>; ४; तां. २, ७, ५; १०, ४;  
६, ६, १; १०, १०; ११; १८, १,  
१४; ५, ६; ८, ६; १०, ९<sup>३</sup>; १९, १, २,  
५; ६; १६, ६<sup>३</sup>; जै. १०, १<sup>३</sup>; १३, ७<sup>३</sup>;  
१५, ३; घ. १, ४<sup>३</sup>; विदा: ऐ. १,  
९<sup>३</sup>; ३, १९<sup>३</sup>; ६, १, ३, ६; ७, ६, ८,  
४; २, ४<sup>३</sup>; २, ५; २, ६<sup>३</sup>; २, ७; ऐआ. १,  
१, १; शांआ. ४, ९; सा. १, ३, २,  
१५; ४, १०<sup>३</sup>; १५<sup>३</sup>; २, १, ३, ८; ४,  
३, ६; ५, १, १, २, ३, ६<sup>३</sup>; २, ४<sup>३</sup>; २, ७;  
३, ४; ३, ६; ३, ६, १, २, ४; ७, १, २, १;  
३, ९<sup>३</sup>; ९, १, १, ६; १, ७; १, ८<sup>३</sup>; ३, ३;  
७; ४, २, १, १, २, ४; ४, २, ३<sup>३</sup>; ३, ३, ६;  
९; १, २<sup>३</sup>; ६, ४, ६; ५, १, ३, ३<sup>३</sup>; २, १,  
१, ७<sup>३</sup>; ३, १, ६<sup>३</sup>; ५, १, ९; ४, ३, ८;  
१, ७; ४, ५, ५, १, १०; २, ९; ६, १, २,  
२, ५; ७, ३, ७<sup>३</sup>; ७, १, १, ४; ८, ७, १,  
२; २, २; ३; ३, २, १<sup>३</sup>; ९, १, १, १५<sup>३</sup>;  
१, ८; २, ५; ४, ३, १; ३; ४; ९; १२, ४,  
४, २; १३, २, ९, ६; १०, २; ४, २,  
१, ७; ३, ३; ६-१५; ६, २, १०; १४,  
१, ३, २, ७; ३, १, ९; का. १, ३, २,  
६; ७; ४, ३, १०; ५, १, ४<sup>३</sup>; २, ५<sup>३</sup>;  
३, ०; ३, २; तै. १, १, १, ४; ६, ५, १;  
७, ५, ३; २, ४, १, १, १; २, ८; ४, ४;

६, ४; ७, ९; ५, २, २; ६, ५, ५; १०,  
२; १, ८, ३; ७, २, २<sup>३</sup>; १, ५, ४; १, ८, १;  
२<sup>३</sup>; ३; ८, ३, ३; ७, ७, ७; ३, ६, १०,  
३; १३, १; ९, ७, २<sup>३</sup>; ११, ६, २;  
विश्रा: सा. १, ३, ४, १, ५; ७, ३, १, ६;  
२, ५, २, २, ७<sup>३</sup>; ५, ३, ३, १, २; ४, २,  
३; १२, ७, ३, ८<sup>३</sup>; १, ५; १३, २, २,  
१९; तै. १, ८, ८, ५<sup>३</sup>; ३, ३, ६,  
१०; ५, ७, ६; ६, १, २, २; ७, ६, ७<sup>३</sup>;  
११, ४; ८, ५, २; तैआ. ४, ११, ३;  
१०, १, ९; तां. २, ७, ५; ८, २; १०,  
४; ३, ९, २; ६, ६, २<sup>३</sup>; १०, १०;  
१८, १, १, ४; १९, ५, ७; जै. ३, ४;  
१, २, ४; घ. ५, १; गो. २, ६, ३;  
१, ६<sup>३</sup>; विश्रा: ऽविदा: ऐआ. १, १, १;  
शांआ. १, २<sup>३</sup>; तां. १४, ११, ३, ७<sup>३</sup>;  
विश्रां ऐ. २, ३, ३; ३, १९<sup>३</sup>; ६,  
२, १; ८, ४; २, ४<sup>३</sup>; ऐआ. ५, ३, २;  
सा. १, ३, २, १, ४; २, १, ४, १, २; ५,  
२, ३, ४<sup>३</sup>; ३, ६; ३, ९, ३, ३; ४, ३, ३,  
१०<sup>३</sup>; ५, १, ३, ५<sup>३</sup>; ३, ४, १, ४; ४, ३,  
१, ७; ६, ६, १, ७<sup>३</sup>; ८, ४, २, ५, ७, २,  
३; ९, ३, १, १, ३<sup>३</sup>; १, ६; ४, ३, १<sup>३</sup>;  
३; ४; ८; ९<sup>३</sup>; १०, ४, ३, २, २; ११,  
२, ७, १, ६; १२, ७, ३, १, २; १, ५<sup>३</sup>;  
१३, २, २, १, ५<sup>३</sup>; १, ९; ९, ६; ७; ८<sup>३</sup>;  
१०, २; ६, २, १, ०; १४, २, २, ३, ०;  
४, २, २, ४; का. १, १, ४, १, २; ५,  
१, ३, ०<sup>३</sup>; ३, २; तै. १, ३, ३, ७; ६,  
२, ३; ७, ५, २; ८, ७; ८, ३, २<sup>३</sup>; ३;  
२, ५, ७, ४; ३, ७, ६, ६; ९, ७, २;  
३; ४<sup>३</sup>; तैआ. ४, १०, २; तां. २,  
८, २; ३, ९, २; ६, १०, १०; ११;  
११, ११, ८; १२, ४, १, १; १५, ६,  
३; १८, १, १, ४; १०, ९; १९, १, २,  
५; ६; १, ६, ६; १, ७, ६; २, १, १,  
१<sup>३</sup>; जै. १, ३, ७; १, ४, ९<sup>३</sup>; १, ५, ३<sup>३</sup>;  
गो. २, ६, ३; विश्रा ऐ. २, ३, ३<sup>३</sup>;  
३, १, ९<sup>३</sup>; ५, ६; शां. ४, १, २; २, ३;  
१; सा. ३, ६, १, २, ४<sup>३</sup>; ९, १, १, ८<sup>३</sup>;

४, ३, ३, ६; ९; १, ५<sup>३</sup>; ७, १, ३, ३;  
४, ३, ८; ७, १, १, ४<sup>३</sup>; ८, ७, १, १, २;  
९, ४, ३, ९; ११, २, ७, १, ६; १२, ७,  
३, १, ५; १३, २, २, १, ९; ६, ३, १०;  
१४, १, ३, २, ७<sup>३</sup>; का. १, ३, २, ७;  
तै. १, ७, ६, ७; २, ४, ४, ४; ६, १, ९,  
२; ७, १, ८, ५<sup>३</sup>; ८, ५, ३; तैआ. ४,  
३, ३; ५, ३, ८<sup>३</sup>; ४, ९; तां. ६, ६,  
५<sup>३</sup>; विश्रां ऐ. १, १, ६; ४, ३, २;  
८, १, २; १, ७; शां. १९, ९; २, २, २;  
सा. ३, ७, ४, १०<sup>३</sup>; ५, ३, ४, १०;  
११; ५, १, १, १; २, ९; १३, ४, ३,  
१, ५; तै. १, ८, ८, ५; २, ४, २, ८;  
५, १; ७, १; ७; १०; ८, २; ५, ७, ४;  
७, १, ८, २; ३, ३, ६, १०; ६, १०, ३;  
१, २, ९, ६; तैआ. ४, ७, ५; आ.  
१, ४, ५, ६; सं. २, ५, ९; विश्रा श.  
३, ९, ३, ३; ६, ६, १, ८; ८, ७, १,  
२<sup>३</sup>; ७, २, २<sup>३</sup>; ९, १, १, १, ८; ३, १,  
१, ४; ४, ३, २, ५; ९; ११, २, ७, १, ६;  
१३, २, ९, ६; ७; तै. १, ७, ६, ७;  
२, ६, ५, ६; ३, ९, ७, ४<sup>३</sup>; तां. ६, ६,  
१; ३<sup>३</sup>; विश्रा श. ५, १, ३, ५; ६; ३,  
३, १, २; ४, २, ३; तै. २, ८, ४, ५;  
७, १०; ३, १, १, ६, ४; तैआ. ६, १,  
३; विश्रां ऽविश्रा ऐ. १, २, ८; सा. २,  
३, ४, १, ४<sup>३</sup>; का. १, ४, १, १, २<sup>३</sup>;  
वि(श→)ट्-पति- -ति: तै. २,  
५, ७, ४.  
विश-पति- -ति: तै. २, ४, ७, ७;  
तैआ. ६, ५, ३; सा. १, ४, २०;  
२, २, २; -तिम् ऐ. ४, ३, २; शां.  
१९, ९; २, २, २; तै. ३, ६, १०, ३;  
-०ते सा. २, ६, १, १.  
विश-पत्नी- -त्नी तै. १, २, १, १, ३.  
विश्राट्- -शताम् सा. ८, ६, २, ५; १, १;  
-शन्तम् शां. ८, ७.  
विष्ट- अट्.  
वि/शंस, विशंसत ऐआ. ५, ३, ४;  
शां. २, ३, ७; २, ९, ५; तां. १, ५,

† 'पत्यावैश्वर्ये' (पा. ६, २, १८) इति पूर्वपदप्रकृतिसंस्वरत्वेन कृत्तत्प्रकृतिसंस्वरत्वेन च द्विविधं ज्ञेयम् ।

१०,२; विशंसेत् ऐ. ३,१९.  
 वि/शब्, वि...शीयताम्, वि...शी-  
 यात्तै जै. २०५.  
 वि/शास्-→शास्, विशास्ति ऐ. २,७;  
 श. ३, ८, ३,३; तै. ३, ९,६,५;  
 विशासन्ति श. ३, ८, १, १४;  
 विशासति श. २, २,२,१; ३,८,  
 २,४;३०; ४,३,४,१; ११. १,२,  
 १; का. १,२,२,१; विशसिष्यन्ति.  
 विशसिष्यामि ऐ ७,१६; व्यशात्  
 ऐ. २,७.  
 वि-शासितृ-तारम् ऐ. ७,१६.  
 वि-शास्यमान-नस्य श. ३, ८,  
 १,१४.  
 वि-शास्तृ-स्ता तां. २,५,१८,४.  
 वि-शिशासिषु-षु: ऐ. ७,१७.  
 वि-शाखा-खाभ्याम् तै. ३, १, ४,  
 १४<sup>३</sup>; -खे तै. १, ५,१,३; २,२;  
 ७; ३,१,१,११<sup>३</sup>.  
 वि-शाल-लम् श. ८,२,४,२<sup>३</sup>;५,२,  
 ६<sup>३</sup>; तां. १२, १३,११; १२; जै.  
 ७६; -लानि जैआ. १, ५५५;  
 -ले आ. जैआ. १,५२५.  
 वि-शाल-खासः तैआ. १,४,२.  
 वि-शामिय-याणाम् श. ५,१,२,८.  
 वि-शीर्षन्-शीर्षा तै. २, ३, ३, १;  
 -शीर्ष्णा श. ४,१,५,१५<sup>३</sup>.  
 विशीर्ष्णी-म् तैआ. १,२८,१.  
 वि/शृ, व्यशीर्यत तां. १४,९,२७.  
 वि-शेष-पाय जै. २३<sup>३</sup>.  
 वि-शेषण-म् तैआ. १, ३, ३;  
 ९,४.  
 वि-शोक-कः तैआ. १०, १०, ३;  
 आ. २,७,१०; -का: ऐ. ७,१३.  
 विशोविशीय-यम् तां. १४, ११,  
 ३६;३७; १८,५,२२; आ. जैआ.  
 १,८७; -येन तां. १४,११, ३७.  
 विशौजस्(=विडौजस्)-जसम्,  
 -जा: श. ५,४,४,११.  
 वि-श्यापण-म् ऐ. ७,२७.  
 वि/श्रय, वि...श्रयाय श. ६, ७, ३,

८; सं. १,७,१०.  
 वि-श्रम्य(√श्रम्) श. १२, २,१, २-  
 ५; गो. १,५,२<sup>३</sup>.  
 वि-श्राम्यत्-म्यन्, -म्यन्तः जै.  
 ५५.  
 वि/श्रि, विश्रयन्ताम् तै. २, ६,७,३;  
 ८,२; ३,६,२,२;३,३; वि...श्रय-  
 न्ताम् तै. ३, ६,२,२; विश्रयस्व  
 तै. २, ७, १५,४; विश्रय तै. २,  
 ७,१५,३.  
 वि-श्रयमाण-गः तै. २,८,६,२.  
 वि/श्रु विश्रुगोति ऐआ. २, १, ७;  
 विश्रुणुष्व तै. २,४,७,४; विश्रुवम्  
 तैआ. ७,४,१.  
 विश्रवस्-वसः आ. १, २५८;  
 -वसम् तै. ३, ६, २, २; -वसे  
 जैआ. १,२५८; गो. २,५,७.  
 विश्रवस्-वसे श. १२, ८, ३,  
 २६.  
 विश्रुत,ता-तः गो. २,२,५; -०ते  
 तां. २०,१५,१५.  
 वि-श्रुति(=वि-स्रुति)-०ति श. ४,५,  
 ८,१०.  
 वि-श्रिलष्ट-म् ऐ. ५,३२<sup>३</sup>.  
 विश्रव,श्वा(√विश्र)-श्वः ऐ. ४,३२;  
 ५,५;१९; शां. २०,३; शांआ. २,  
 ४; श. ३,१,४,१८<sup>३</sup>;१९; ६,६,१.  
 २१<sup>३</sup>; १३,१,८,८; तै. २,५,४,४;  
 तैआ. १०, १४,१; ६३,१; -श्वम्  
 ऐ. १, २९<sup>३</sup>; २, २; १७; ३८; ६,  
 २०<sup>३</sup>; ऐआ. १,२,२; २,२,१<sup>३</sup>; ३,  
 १,६; ५,१,१; ३,१; २; शां. २४,  
 १<sup>३</sup>; शाआ. ७,१९; श. २,५,१,  
 १६<sup>३</sup>; ४,१०<sup>३</sup>; ३,१,२,११<sup>३</sup>; ४,६,  
 ४,५; ५,१,३,५; ४,४; ६, ३,३,  
 १६; ५,३,३; ५; ७,४,२,२५; २६;  
 २८; ५,२,१२; ८, ३,२, १; २; ४;  
 ७,१,१६; २; ९,३,१,३<sup>३</sup>; ४-६;  
 १०,५,४,१५; १२,८,१,२१; १४,  
 ९,१,४; का. १, ४,३,१३<sup>३</sup>; ५,३,  
 १०; तै. १,४,२,३; २,४,२,८,५,

७,६,८; १३; ५, १,१; २,१; ६,  
 ३,४; ५; ६,५; १७, ४; ८, १,६;  
 २,६; ३,४; ५, १; ७; ७. १०;  
 ८, ८-१०; ३, २, ८,४; ३, ६,  
 ९; ५, ८,३; १०,५; १३, ३; ६,  
 १,२; ७, ६,७; १०, २; ३; १०,  
 ५, १; ११, १, १<sup>३</sup>-१९<sup>३</sup>; २०<sup>५</sup>;  
 २१<sup>३</sup>; १२, ३,१; ५, ४<sup>३</sup>; ९,८<sup>३</sup>;  
 तैआ. ३,११, ३; १३,१; १६,१;  
 ४, १,१; ५,७; ६, १,३; ५,२,९,  
 १०,६; १०,१,१; २; ११,१<sup>३</sup>; १६,  
 १; २६,१; तां. १३, १,७<sup>३</sup>; १६;  
 ४,५<sup>३</sup>; १०,२; २२,८,४; २<sup>३</sup>, १८,  
 २<sup>३</sup>; ३; जैउ. ३, १,३, ६; प. १,  
 ४; ३,१; सं. १, ३,७; गो. १,२,  
 २०. -श्वस्मात् तैआ. ६, २, १;  
 -श्वस्मै श. ७, ४,२,८; २८; ८,  
 ३,१,१०; २,४; ७,१, २,२; ३,१९;  
 तै. २, ५,४, ४<sup>३</sup>; ३, ६, १०,१;  
 तैआ. ६, ६, २; -श्वस्य ऐ. ४,  
 १०; ६, २०<sup>३</sup>; ८, १२; १७; ऐआ.  
 १, २, २; ५, २, २; श. १, ३, ४,  
 २-४; ६, ४, २, २; ८, २, ४; ७, ४,  
 २, ७; ५, २, १२; ९, २, ३, ४, २; ४,  
 ४, १, ३; १२, ४, ४, ४; १४, १, ४,  
 ११<sup>३</sup> तै. १, ४, ६, ३; २, ८, १, ३;  
 ३, ५; ३, १, १, ४; २, ११; ५, ८, ३;  
 १३, ३; ७, ७, २; ११, १, १<sup>३</sup>-२१<sup>३</sup>;  
 १२, ३, २; तैआ. १, १०, १; ३;  
 १५, १; ४, ७, ३<sup>३</sup>; १०, १, १४; ११,  
 १; २; ६, १; तां. १४, १२, ३; २२,  
 ३, ७; १३, ४; १६, ४; जै. २०४;  
 सा. २, ६, ७; -श्वा ऐ. १, ९;  
 १३<sup>३</sup>; २९; ५, १८; ८, २६; ऐआ.  
 २, ५, १; शां. ९, ३; २३, ३; २४,  
 ८; शांआ. २, १८; १२, २; ७; श.  
 ३, ३, ४, ४<sup>३</sup>; ५; ३०; ५, २, २, ६;  
 ७; ४, २, ९; ६, ३, ३, १९; ४, ४,  
 १६<sup>३</sup>; ७, २, ४<sup>३</sup>; ३, १०<sup>३</sup>; ७, २, १,  
 २०; ८, ७; ११, ३, १, ८;  
 १३, ४, २, ७; १४, ९, ४, २८; तै.

२,४,३,४; ७,५;८,५;५,३,३;४,  
 ५;५,८,९;१०;८,१,१;२:२,५;६,  
 २;६:८,४;१०; ३,१,१,१;२;४;  
 ७: १०-१२; २,८;५, ७,१;१२,  
 २;६,३,४; १०, ४; ७,९,५: ९;  
 १०,४;१०,९, १५; तैआ. १, १०.  
 २;२,५,३; ३, ११,९; १२,२;५,  
 १३,१;१०,१, ३;४; १६;१०,२;  
 २,१,१; २२, १; जै. ७७; प. १,  
 ४; ६; मं. २, १,९;५,८; -इवा:  
 ऐ. १,२२:३,२०;५,७; ऐआ. १,  
 ५,२;५,३,१; शा. १, २,१, १२;  
 ३,३,३,१५;१६; ९,३,६; ७;६.  
 २,१,२६; ९,२,३,१२; २०;२५;  
 १२, ७,३,४: १४, २,१,१५;२,  
 १६; तै. १,१,७,१;२,१, २२;२,  
 ४,१,१;१,४; ४,४;६, १०;७,३;  
 ९;७,१५,५;१६,३; ८,१,६;३,१;  
 ३;६;४,८;६,६; ३,५,७,२;७,१,  
 १;८,३; ११, ६,४; १२, १,१;  
 तैआ. २,३,१;३,११,३;५,५,७;  
 ८,२;९,२;५,८,१; ६,१,३;१०,  
 १०,१; तां. ६, १०, ११; ११,  
 ११,४;१२,१०, २;१२,३२;१३,  
 ८,४; जैड. १, ११, २, ७;११;  
 सा. २, २,३; -इवान् शा. १२,  
 ५,१,१४; तै. २, ६, ६, १; २;  
 तैआ. ६,४,२; -इवान् ऐ. ६,४;  
 ७,१६;२०;८,१०; शां. २३,८;  
 २९,४;सा.२,४,३,६;३,९,२,१६;  
 ६,१,२,९;८,२, २,९; १२,१,३,  
 १७;४, ४,६; १४, २,२, ९;१०;  
 १६; का. १, ३,२,६; तै. २, ४,  
 १,२;८,४;७, १४,२;८,६, ४;३,  
 १,२, ४; ८,१४,५; तैआ. ४,९,  
 २;५,८,१; तां. २०, ३, २; जै.  
 ८; जैड. १,१६, ३,१; मं. २,२,  
 ११; दै. २,८; गो. १, ३,१२;४,  
 १०; ५,१९; २, १, २०; २,१५;  
 -इवानि शा. ३,३,४, १४;६,३,  
 ११;५,३,४, १२;६, ४,५; ९,५.

१,४२; १३, ४,२, १०; ६,२,९:  
 १४.८,३,१; तै. १,२,३,४;६.७,  
 ५;२,४,१, ५:६,३; ५, ८,६;७,  
 १२,२; ८,१,६;२,३;४: ९,३:३,  
 ७,१०,६; तैआ. १.८,८;६,३,१;  
 १०,१,९;१६;१०, २;४९,१; तां.  
 ५,८,६; ६,९,१५; १४, ५,१८;  
 १८, ३, १८; जै. १८०; १९५;  
 -इवाभि: ऐ. ५, ४; शां. ८, ५;  
 तै. २, ४,३,६;७, १३,४; तैआ.  
 ३, १७,१; -इवाम्य: शा. १, २,  
 १,१२; ४, ५,६,३; १४, १,३.  
 २४; का. २,१,४,१०; तै. १,७,  
 ६,८; तैआ. ४,५,४; -इवाय शा.  
 ४,३,४,९;६,२,२; १४, ९,३,५;  
 -इवासाम् शा. १४, १, ४, ११;  
 तैआ.४,७,३;५;५,६,७; -इवालु  
 ऐ. ५, ५; ऐआ. ५, २, २; शां.  
 २२,८; सा. १,४,१९; २,६,१०:  
 ३, ४, ९; -इवे ऐ. २, १३; ३,  
 २०;३०;३१; ४२;५,१; ८,६;  
 १२;१४;१७;१९;२१;ऐआ.१,१,  
 ४;३,४; ३,१,६; ५,१,१; ४;६;  
 शां. ४,१४;५,२: १४,५;२३,२;  
 २६, १३; शांआ. १,७; ७,१५;  
 १६; शा. १, १,१,७;७, ४,२२;  
 ८,३,२५;२,१,४,१; २,१,७;४,  
 ३,५;६;८; ४,१३; ३, १,१,११;  
 १२;२,२, १३; ४,२, १;५,३,५;  
 ६,१,१;२६; २८;२९; ९,१,१३:  
 १४;१६;१८;२,६;७; १२;१४;४,  
 २,२,३;३, १,२६;४, २०; ४,१,  
 ९;१०; १३; १८;४, ११; ५,१,  
 १०; ५,१, ५, २३;५, १,१०;२,  
 १०; ६,१,२, १०;३,१, १७;५,  
 २,६;३,१०;४,१७;८,१,७; ७,  
 १,१,४३;२,२,१०; ८, २, १,७;  
 ३,२,४;६,१,९;३,३;९,२,३,७;  
 ३५; १०,१,३,८; ३,२,९; ४,१,  
 ९;५,४,१८; १२, १,३, १७;४,  
 ४,६;७;६,१,१९;२७; १३,१,२,

८;५,३,१:४,६;७,१,६: १४,१,  
 १,१;१६;२,२,३;७; ४,२,२;६,  
 १,११;२,११का१,१,४,१;३,१,३;  
 २,६;७;८;७,१,१,६;१. १,४,१,  
 ५;८,१;१०,३;५;५,१,१,३;२,१,  
 १०,२;२, १०,५;४,४,९;८,५;५,  
 ५,१;३; ६,१८,३;७,८,१;३;१४,  
 २:१५,५;८,३,५;५, ४;६,३;४;  
 ८,४; ३,१,२, ४;७;५, ५;३,९,  
 ८;७,६,३;१६; २१;१०, २;१४,  
 २; ८,७, २;१०, ३,१;६, १; ९,  
 १४; ११,३,१; ६,१; १२, ३,२;  
 तैआ. १,५,१;९, ६;१३, २;२७,  
 १;२,११,१;३,८,२;५,१,६;१०,  
 १,१; तां. ६,१,१०;७,८,२;१६,  
 १०,२; १८,१,९;१७; २०,३,२;  
 जै. ८८;९९;११७; १८१;१८८;  
 जैड. १,४,४,७;१३,२,४;७;१८,  
 ३,९;२,१, २,४; ४,२,५; प. ३,  
 १२; मं. १,१,१२; २,१५; २,२,  
 १५; दै. १,१७; गो. १, १, १३;  
 २,१९; ५,१५; २, १,१७; २०;  
 -इवे ऐआ. १, १, ४; शां. १६,  
 ४; २४,२;२६,१०;१७; तै.२,४,  
 ४,९; तैआ. २,३,१;५,१; -इवे  
 शा. १, ५,१,२६; ४, ३,१, २७;  
 तै. २,७,७,५;८,६,५; ३, ७,७,  
 ११; -इवेन तै. ३, ७, ६, २३;  
 -इवेभि: ऐ. १, २८; ३,४;५,१;  
 शां. ९,२; १४,५; तै. २, ८,२,  
 ४;३, ७,५,१०; -इवेम्य: ऐ. ३,  
 १३; शा. १,८, ३,२,४; ३,९,२,  
 ६;१२;१४; ४,१,१, २२;२,२१;  
 २,२,३; १६; ३,१,२७; ४,१,  
 १३;१४; ५,५,२,१०; ८,४,२,  
 १२; ११,५,४,४;९,७; १२,१,२,  
 २;४,४,६;७; ६,१,१९;२७; १३,  
 १,२,८; १४, २,२,३; ९,३,८;  
 तै. ३,१,५,५; ४,१४,१; ७,६,३;  
 ८,७,२; ३; तैआ. ३,१०,३;सा.१,  
 २,७;गो.१,४,९;इवेपाम् ऐ.५,२;

शां. १४, ५; श. ३, १, २, १८; ६, ३, ६; ९, २, १६; ५, २, २, १४; ८, ४, २, १२; ११, ५, ९, १२; १२, १, ३, १७; तै. १, ५, १, ४; ११, ४; २, ५, ७, १; ७, १२, ५; ३, ३, ४, ६; ७, १४, ३; ८, १४, ४; तैआ. १, १५, १; जै. ८८; १३३; आ. १, ३४२; २, १७, ८; जैआ. २, ४, ४; ५, १०; य. ४, ४; दै. १, १८; गो. १, ४, १०; २, ३, १९; -श्वेषु तै. २, १, १०, २; ३; जै. १३३; जैउ. १, १८, ४, ९; -श्वैः ऐ. १, २४; ६, ४; ऐआ. ३, १, ६; शांआ. ७, १५; श. ३, १, १, ११; १२; ४, २, १; ७, १, १, ४३; २, २, १०; ८, २, २, ९; ६, ३, २३; ९, २, ३, ३५; तै. १, ७, १०, १; २, ४, ३, ४; ६, ५, १; ८, ३, २; ८, २; तैआ. ४, ४, १; ६, २; ५, ५, २; गो. २, २, २.

**विश्व-कर्मन्-मैणः** तैआ. ३, १३, १; -मैणा श. ६, २, ३, ३; ७, ४, २, ५; ८, ३, १, ४; ५; -मैणि ऐ. ४, २, २; -मैणे श. ४, ६, ४, ५; ६; ६, ६, ४, १२; ९, २, ३, ४२; १२, ६, १, ७; तै. ३, ७, १०, ३; -मैन् ऐ. ८, २, १; श. १, ५, १, २५; ४, ६, ४, ६; १३, ७, १, १५; -मां ऐ. ४, २, २; ८, २, १; शां. ५, ५; शांआ. २, १७; श. १, ७, १, १७; ३, ५, २, ७; ६, २, ३, ३; १०; ७, १, १, ४३; ४, २, ५; ५, २, २, १; ८, १, १, ७; २, ९; ४, ३; २, १, १०; ३, १, ३; ३, १, ४-६; ५; २, ३; ६, १, १७; ९, २, २, २; ६; ४, १, १२; ५, १, ४२; १२, ५, २, ४; ६, १, ७; १३, ७, १, १४; तै. १, १, १, ५; २, ३, ३; २, ४, ६, १२; ३, २, ३, ७; ७, ९, ७; तैआ. १, २०, १; गो. २, १, २, ३; -मैणम् ऐ. ४, २, २; ८, २, १; श. ४, ६, ४, ५; मं. २, ६, १०.

**विश्व-कृत्-कृत्** श. १४, ७, २, १७.

**विश्व-कृष्टि-** -ष्टयः तै. २, ७, १२, ३; तैआ. १, २९, १.

**विश्व-क्षिति** (√२क्षि)- -तिः तै. १, ५, १, ५.

**विश्व-गोत्र-** -त्राः श. ३, ५, ३, ५; ६, १, १; २२.

**विश्व-चर्षणि-** -णिः तै. २, ४, ८, ७; ३, ११, ६, ४; मं. २, १, १५.

**विश्व-जनु-** -नस्य श. ३, ६, १, २२; तै. १, २, १, ४; तां. १, ८, ७.

**विश्वजनीन-** -नस्य गो. २, ६, १२.

**विश्वजन्य, न्या-** -न्याः ऐ. ५, ८; -न्याम् श. ९, २, ३, ३८.

**विश्व-जित-** -जित ऐ. ४, १९; शां. २४, १; २५, ११; १२; १३; १४; १५; श. ४, ६, १, १५; १०, २, ५, १६; १२, १, ४, ३; २, १, ४, ३, २; ११: ४, १६; ३, १, ८; १३, ५, ४, ५; ७, १, १२; १४, २, २, ४७; तै. १, ४, ६, ३; २, ४, ७, ६; ३, १०, १, ४; तां. १६, ४, ५; २२, ३, १; ७; ८, १; ९, १; १०, १; ४; १३, १; ४; १४, १; १६, १; ४; १७, १; १८, १; २४, १, १; ३, १; १२, १; १४, १; ५; १८, १; २०, १; २५, १, २, १; ६; जै. ११८; य. ३, १२; गो. १, ४, १४; १५; २२; २, ५, ९; ६, ९; -जितः ऐआ. ५, १, १; शां. २१, ५; २५, १४; श. १२, २, ३, २; तां. ९, २, १; १६, ४, १३; गो. १, ४, १४; १५; २३; २, ५, ९; ६, ९; -जितम् शां. २५, ११; १३; श. १२, १, २, २; ३, १५; २, १, ८; ३, १०; ३, ३, ६; गो. १, २, १०; ४, ९; ५, १०; -जिता शां. २४, १; २५, १३; श. १०, २, ५, १६; तां. २०, ९, १; २२, ८, ४; -जिति ऐ. ६, १८; ३०; ३१; शां. २५, ११;

१२; २९, ८; श. ४, ५, ४, १४; ६, १, १५; १४, २, २, ४७; तैआ. ५, ६, ३; तां. २४, ६, २; गो. २, ५, १५; ६, ९; -जिते शां. २५, ७; ८; २६, १६; श. १२, २, ३, ११; गो. १, ४, २, २.

**विश्वजि** (न्तऽअ)-भिजित्- -जितौ तै. १, २, २, २; तां. ४, ५, १९; २४, १४, ५; २९, १२, १; ६; -जिद्व्याम् तां. ४, ५, ११.

**विश्वजित्-शिल्प-** -ल्पः तां. १६, १५, १.

**विश्व-ज्योतिस्-** -तिः श. ६, ५, ३, ५; ७, ४, २, २५; २६; २८; ३१; ३८; ५, १, ३५; ८, ३, २, १; २; ४; १३; ७, १, ९; १०; १५; १६-१९; २२; १०, ४, ३, १४; १६; १८; ५, ५, १०; तां. १६, १०, १; -तिभिः श. ८, ७, १, २३; -तिपः श. ६, ३, ३, १६; ५, ३, ३; ५; ४, ४; ७, ४, २, ३१; ८, ७, १, १०; ९, ५, १, ६०; १०, ५, ४, १५; -तिपम् श. ७, ४, २, २५; २६; ८, ३, २, १; २; ७, १, १५-१९; -तिषी जैआ. २, २२, १.

**विश्व-तस्** (ः) ऐ. ६, ६; ऐआ. १, ५, ३; ५, २, २; शां. २०, ४; श. २, ३, ४, ४०; ३, ६, १, २४; ४, ६, ९, १४; ६, ३, ३, २०; ७, २, १, ११; ३, १, ४६; का. १, ४, १, २९; तै. ३, ५, ४, ६; ८, १; ७, ७, ३; ४; ५; ६; ८, ४, २; ५, ९; ९, ९; ३, १, ३, १; ११, ६, ३; तैआ. १, ११, १; २, ५, १; ७, १; ३, १२, १; ६, ११, १; ३; १०, १, ११; ११, १; तां. १, २, ८; ५, ८; १५, २, ३; ता. २, १, ५; गो. २, २, १५; ५, १२.

**विश्वतश्चक्षुस्-** -क्षुः तैआ. १०, १, ३.

**विश्वतस्पाद्** (←न्तऽपाद्)-स्पाद् तैआ. १०, ३, ३.

विश्वतो←विश्वतस्  
 विश्वतो-श्वन्- -वन् ऐआ. ५,  
 २,२; सा. २,१,५.  
 विश्वतो-धार- -रः, -रम् श. ९,  
 २,३,२७.  
 विश्वतो-मुख- -ख तैआ. ६,  
 ११,२; -खः तैआ. १०, १,३; ११,२.  
 विश्वतो-धीर्य- -र्यः मं. १,८,१.  
 विश्वतो-हस्त- -स्तः तैआ. १०,  
 १,३.  
 विश्व-सूतिं- -तिः तै. २,६,८,४.  
 विश्व-था शां. २४,९; श. ४,२,१,९.  
 विश्व-दर्शत- -तः श. ७, ३,१,२४;  
 तैआ. ३, १६,१; -तम् श. ७,३,१,  
 ३४; १२,४,४,२.  
 विश्व-श्व(√श्व)- -वस्य गो. २,  
 ४,८.  
 विश्व-श्वानि- -निः तै. ३, ३,९,१०;  
 ७,४,१२.  
 विश्व-श्वानीम् ऐ. ८, २६; तै. २, ४,  
 ६,४.  
 विश्व-श्वेव- -वम् ऐ. १,२; ९,४,३२;  
 ५,५; १९; शां. २०,३; श. १३,  
 ४,२,१३; -वाः तै. २, ८,६,३;  
 -वाय ऐ. ४,११; -वेभिः श. १,  
 ९,२,३१.  
 विश्व-श्वेव-नेत्र- -त्राः श. ५, २,  
 ४,६; -त्रेभ्यः श. ५, २, ४, ५.  
 विश्व-श्वेव्या-वत्- -वते ऐ. २, २०;  
 श. १४, २, २, १०; तैआ. ४, ९,  
 २; ५, ७, ११; -वन्तम् शां. १२, ७.  
 विश्व-श्वेव्यावती- -ती श. ६, ५,  
 ४, ३; -तीः श. ६, ५, ४, ४-८.  
 विश्व-श्व ऐआ. ४, १, १५.  
 विश्व-श्व- -वाः श. १, ७, १, ११.  
 विश्व-श्वायसु- -यसः सा. १, ५,  
 १०; -याः श. १, ७, १, १७; ७, ४, २,

७; तै. ३, २, ३, २.  
 विश्व-श्वेन- -ना तै. २, ८, ४, ४.  
 विश्व-नामन्- -मा जै. ४, ४, १, १.  
 विश्वन्तर- -रः ऐ. ७, २७; -राय  
 ऐ. ७, ३४.  
 विश्व-श्री- -श्रीः तै. ३, ११, ९, ९.  
 विश्व-भुज्- -भुज् तैआ. १०, ३८, १.  
 विश्व-भूत- -म् शांआ. ७, १६; सा.  
 १, १, ६.  
 विश्व-भृत्- -भृत् मं. २, १, ५; -भृतः  
 श. १, ३, ४, २०; तै. १, ७, ५, ४.  
 विश्व-भृत्- -मा तै. २, ८, ९, १.  
 विश्व-भयज- -जः तै. २, ४, १, ७;  
 ३, ७, ११, २; तैआ. ४, ४२, १;  
 तां. १, ७, ७; -जा तै. ३, ७,  
 ५, १.  
 विश्व-भोयजी- -जीः तै. २, ५,  
 ८, ६.  
 विश्व-भ्राज्- -भ्राज् शां. २५, ५.  
 विश्व-मनस्- -नः जै. २०८;  
 -नसः, -नाः शांआ. १, १, १;  
 -नसम् तां. १, ५, २०.  
 विश्व-महस्- -हसे गो. २, ५, ८.  
 विश्व-मित्र- -त्रः गो. २, ६, १. विश्वा-  
 मित्र अद्र.  
 विश्वमिन्व, न्वा(-म्/इन्व)-|| -न्वः  
 तै. २, ८, १, ६; -न्वाः तै. ३, ६,  
 ३, ३.  
 विश्व-सूतिं- -तिषु तैआ १०, ३१, १.  
 विश्वम्भर, रा(-श्च/श्च)- -रः शांआ.  
 ६, २०; श. १४, ४, २, १६; -राः  
 श. ६, ४, २, १.  
 विश्वम्भर-कुलायु- -ये शांआ. ६,  
 २०; श. १४, ४, २, १६.  
 विश्व-रूप, पा- -पः श. १, ६, ३, १;  
 ५, ५, ४, २; १४, ५, ५, २२;  
 ७, ३, २८; तै. २, ५, २, २; ७, ८,  
 १; ८, ८, ९; तैआ. ७, ४, १; १०,

६, १; -पम् ऐ. ७, २८; शां. १२,  
 ८; शांआ. २, ११; श. १, २, ३,  
 २; ३, ६, ३, ६; ६, ४, ३, ८; ७, ५, २,  
 १७; १२, २, ६, ८; १२, ७, १, १;  
 १४, ५, २, ४, ५; का. २, २, १,  
 १६; तै. २, ८, ६, १; ३, १०, १,  
 २; तैआ. ४, ५, ७; तां. ५, ४, ६;  
 मं. १, ३, ११; गो. २, ५, ६; -पा  
 तै. ३, १, १, १; १०, १, १; तैआ.  
 १०, ४२, १; मं. २, २, १६; -पाः  
 का. १, ४, १, २, १; तै. २, ४, ६,  
 १०; ३, ७, ४, ४; ५; १४; ६, ८;  
 तैआ. ३, ११, ११; १२; १३; ५.  
 १, ४; मं. २, २, १४; -पाः इव  
 श. २, ३, ४, २७; -पाणि तैआ.  
 १, ३, ४; -पात् श. १४, ५, ५,  
 २२; ७, ३, २८; -पात् तैआ. ३,  
 ११, १०; -पाम् ऐ. १, २९; तै. २,  
 ७, १५, २; जै. १२३; -पाय तैआ.  
 १०, १२, १; -पे श. ५, १, ५, २६; तै.  
 ३, ७, १३, २; -पैः तैआ. १, १२, ५.  
 विश्वरूपी- -पी श. २, ३, ४;  
 २७; का. १, ४, १, २१; तै. १,  
 २, १, २, १, ४, ३, १; ७, ६, ७.  
 विश्वरूप-तम- -मः श. १४, २,  
 १, ८; -मः इव श. १, ६, ३, ५;  
 ५, ५, ४, ६.  
 विश्व-लोप- -प गो. २, ४, ८६.  
 विश्व-वत्- -वत् तां. १०, ६, २.  
 विश्व-वृपरि- -री तै. २, ८, ९, २.  
 विश्वचार, रा- -र श. ४, १, ३,  
 १८; -रः तै. १, २, १, १०; तैआ. ३,  
 ११, ३; -रम् शां. २४, ८; -रा  
 ऐ. ५, २०; शां. २६, १५; -रा श.  
 ४, २, १, २७; तै. २, ८, ९, २; तैआ.  
 ६, १, ३; तैआ. ६, १२, १; -राः तै.  
 २, ७, १३, ५; -राम् श. १, ५, २,  
 ३; तै. २, ८, १, २; ३, ५, ४, १.

† 'सूतिः' इति भा. वाहवृच (२, ३, ६)-विरोधाच्चिन्त्यः । ‡ 'नी' इति मुपा. । परं 'सर्वदा' इत्यर्थस्य  
 सा इशानीमित्यादिवदव्ययपरकमेवैतन्मन्यते । § पम्बुद्धयैकवचनमिति सा. ? । तु. ऋ. इ. । ङ=साम. १, ५, २, १, ६; -पसः'  
 इति मुपा. अशुद्धः । ॥ पक्षे √मिनोतेवेति भा. । § 'विश्वलोक' इति माश्रौ. पाभे. । † स्वरोहितो मुपा. चिन्त्यः ।



विश्व-विद्(√विद्)- -वित् ऐ  
२, ३८; तां. १३, १, ४; ६; -दा तै.  
२, ८, ९, १.

विश्व-वेदसु- -दसः श. १, ४,  
१, ३५; -दसम् ऐ. ५, १७; शां.  
२२, २; २६, १३; श. १, ४, १, ३४;  
३५; २, ४, १, ८; का. १, ४, २, ४;  
तै. ३, ५, २, ३; गो. १, २, २३;  
-दसे तैआ. १०, ५, १; मं. २, ४,  
६; -दाः ऐ. १, ३०; शां. ९, ६;  
श. ४, ३, ४, १५; ५, ३, ५, ३५;  
तै. २, ४, १, ११; ३, ८; ७, १२, ५;  
८, ३, ७; ८; तैआ. १, १, १; २१,  
३; १०, १, ९; तां. १, ४, ७; मं. २,  
४, ६; गा. २, ४, १५.

विश्व-व्यचस्- -चसे मं. २, ४, ६;  
-चाः श. ८, १, २, १; ४, २; ६,  
१, १८; ९, ४, १, १०; तै. १, ५, १,  
५; २, ४, २, ७; ३, २, ३, ७; तां. १,  
४, १०; २१, ३, ७; मं. २, ४, ६.

विश्व-शम्भु, श्मू- -शम्भुवः श. ३, १,  
४, १५; -शम्भुवम् तै. २, ५, ८, ६;  
तैआ. १०, ११, १; २; -शम्भुवा ऐ.  
४, १०; ३२; शां. १९, ९; २०,  
३; २१, २; २२, २; २५, ९; शांआ.  
२, १८; -शम्भुवौ श. ५, ३, ५, ३६;  
-शम्भू तै. २, ७, ८, २; -शम्भूः श. ४, ६,  
४, ५.

विश्व-श्चन्द्र- -न्द्राः तै. २, ८, ३, ६.

विश्व-सामन्- -मा श. ९, ४, १, ८.

विश्व-सृज्- -सृक् तै. २, ८, १, ४;  
तैआ. १०, ६३, १; -सृजः तै. ३,  
१२, ९, २-५; ७; ८; तां. २५,  
१८, २; ५; ७; -सृजाम् तै. ३,  
१२, ९, ५; ८; तां. २५, १८, १; ७.

विश्व-हा(←श्वअहन्) तै. २, ८, ५,  
३; ३, ६, १०, २. =विश्वहा अद्र.

विश्व-क्ष(←श्वअक्षि)- -म् तैआ. १०,  
११, १.

विश्व-प्ची(←श्वअप्च्)- -ची श.

८, ६, १, १९; ९, २, ३, १७; तैआ.  
१०, ३९, १.

विश्व(←श्वअ)-त्मान्- -त्मानम्  
तैआ. १०, ११, १.

विश्व(←श्वअ)-धिक- -कः तैआ.  
१०, १०, ३.

विश्व←विश्व

विश्व-नर- -रस्य ऐ. ४, ३१; ५,  
१८; शां. २०, ३.

विश्व-मित्र- -मित्र शांआ. १, ६;  
जै. २०४; -मित्रः ऐ. ६, १८; २०; ७.

१६; १७; १८; ऐआ. १, २, २; २,  
२, १; शां. १०, ५; १५, १; २६,  
१४; २८, १; २; २९, ३; शांआ.

१, ६; २, ७; १६; १५, १; श. ८,  
१, २, ६; १४, ५, २, ६; तां. १४,  
३, ११; १३; २१, १२, २; जै. १४५;  
१९२; १९३; २०४; जै. ३, १,  
३, ७; गो. २, ६, १; -त्रम् ऐआ.

२, २, ३; गो. २, ३, २३;  
-त्रस्य ऐ. ७, १७; १८; शां.  
२९, ३; शांआ. २, १६; तां.  
२१, १२, १; जैआ. १, ४४९;  
आ. १, १२९; ४४८; ५११; २, ४,  
१; २६, १; -त्राः जै. ३, ४, १,  
१; -त्रात् शांआ. १५, ३; गो. २,  
३, २३; -त्राय ऐआ. २, २, ४;  
जै. ३, ४, १, १; ५, १, ४, ५; -त्रेण  
ऐ. ६, १८; गो. २, ६, १.

विश्व-मित्र-जमदग्नि- -ग्नी श.  
१४, ५, २, ६; तां. १३, ५, १५;  
जै. २०४; गो. १, २, ८.

विश्व-त्र(त्→)ती-तीम्याम् श.  
७, ५, २, १२.

विश्व-वसु- -सुः श. १, ३, ४, २;  
३, २, ४, २; तै. ३, ३, ६, ८; तैआ.  
१, ९, ३; ४, ११, ७; ५, ९, ९; तां.  
६, ९, २२; -सुम् तैआ. ४, ११,  
७; ५, ९, ९; -सो श. १४, ९,  
४, १८; -सोः तैआ. ४, ३६, १.

विश्व-वृध्- -म् तै. २, ५, ६, ४.  
विश्व-साह- -हम् श. ४, २, ३,  
१४; तै. २, ८, ३, ४.

विश्व(←श्वअ)-भिरक्षण- -णः जै. ७,  
४, १, १.

विश्व(←श्वअ)-यु, युस्- -युः ऐ. २,  
३८; शां. २०, ३; श. १, २, २, ७;  
७, १, १७; १४, ३, १, १८; का. २, २,  
१, ६; तै. २, ५, ७, २; ७, ७, ६; ३,  
२, ३, ७; ८, ४; तैआ. ४, ११, ४; ५,  
९, ७; ६, १, २; १०, २६, १; जै. ४,  
१, १, ७; ५, १.

विश्व-यु-पोषस्- -पसम् तै. २, ४,  
५, ३.

विश्व(←श्वअ)-चिस्- -चिः तैआ.  
१०, ११, २.

विश्व-हा(←श्वअहन्) शां. २५, ५; श.  
४, १, ४, १०; ९, २, ३, ४२; तैआ.  
६, ७, १; जै. ४, १, ७. =विश्वहा  
गद्र.

√विष्, वेवेष्टिश्च श. १, १, २, १;  
का. २, १, २, ३; विवेष्ट तै. २, ६,  
९, १.

विष्- -पम् शां. २९, १; श. ९, १,  
१, १०; ११, २, ६, ६; १०, ५, २,  
२०; का. १, ३, २, ३; ११; जै.  
२०५; सा. २, ३, ११; -पम्श्च  
श. २, ४, ३, ११; -पस्य मं. २, ६,  
१८; गो. २, १, ३; -पात् तै. ३,  
२, ९, २; -पेण का. १, ३, २, २; तै.  
२, १, १, १; तां. ६, ९, ९; -पेणश्च  
श. २, ४, ३, २; १२; का. १, ३, २, ११.

विष्-जिह्व- -ह्वः श. १, १, ४,  
१८; का. २, १, ३, २०.

विष्-धानक- -कः मं. २, ७, ३.

विष्(←पअ)-प-वदनी(√वद्)-  
-नीः शां. २९, १.

विष्-या तै. ३, ७, १३, ४; तैआ.  
४, २०, ३.

विष्- अद्र.

वि/प←सद्, विपीदति<sup>१</sup>, विपी-  
दतः शां. २, ९॥

वि-प(←स)म, मा- -मःऽइव तां. १७,  
१, ५; ११; -मम् ऐ. २, २६; तां.  
१७, १, ५; -माः ऐ. ६, १३; शा. ६,  
२, १, १९; ३४; १२, २, २, ३; तै.  
१, ८, ७, १; तां. १८, ८, ४; -माणि  
शा. ६, २, १, ३४<sup>२</sup>; आ. जैआ. १,  
४६३; -मे शां. ७, ७; -मेभ्यः  
तै. ३, ४, १२, १.

विपम-पदा(←पाद)- -दाः शा. ६,  
२, १, ३४.

विपम-सद्- -सद् शा. ६, ७, ३, ११.

विपमाक्षरा(←-मऽअक्षर)- -राः शा.  
६, २, १, ३४.

विपयिन्- -यी गो. १, १, ३०.

वि/प←सह्, विपहस्व तै. २, ७,  
१७, १.

वि-पासहि- -हिः शांआ. ६, २, ९<sup>३</sup>;  
शा. १४, ५, १, ७<sup>३</sup>; -हिम् तै. २,  
७, १५, ६;

विपाण- -णाभ्याम् शा. ७, ३,  
२, १७; -णे ऐ. २, ११; शा.  
३, ५, २, १८.

वि-शिक्ष(√सिच्)- -क्तात् शा. ११,  
५, ४, १६.

वि-पिन्चत्- -ञ्चन् तै. १, ६, ३, १०.

विपित- वि/पो द्र.

?विपु जैउ. ४, ११, २, ६.

विपु-रूप- -पः शा. ४, ५, २, १२<sup>४</sup>;  
-पम् शा. ३, ८, ३, ३७; तै. २,  
८, ५, ८; -पाःऽइव शा. ४, ५, २,  
१२; -पे तैआ. १, २, ४; १०, १;  
४, ५, ७.

विपु-वृत्- -वतः ऐ. ४, २२<sup>५</sup>; शां.  
२४, २३; शा. १२, २, १, ८; ३, २;  
४<sup>६</sup>: ७; ८; ३, ५, १२<sup>६</sup>; १३<sup>६</sup>; तां.  
४, ६, २०; गो. १, ४, १४<sup>६</sup>; १५<sup>६</sup>.  
१६; १७<sup>६</sup>; १८; २३; ५, ६<sup>६</sup>; -वता  
ऐ. ४, २२<sup>६</sup>; तां. २०, ५, २; जै.

१६३; -वति ऐ. ४, २२; ६, १८;  
शां. २९, ८; शा. १२, १, ३, २३;  
तां. ४, ७, १; २५, ३, ६; १५, १;  
जै. १६७; गो. १, ४, १३; २, ५,  
१५; -वते शा. १२, २, ३, ११;  
गो. १, ४, २२; -वन्तः ऐ. ४,  
२२; -वन्तम् ऐ. ४, १८; शां.  
२४, ३; २६, १; शा. १२, १, २, २;  
३, १४; २, ३, ८; ३, १, ४; ८; तां.  
४, ५, १८; जै. १६३; गो. १, ४,  
९; १०; १४; १५<sup>७</sup>; १६; १७; -वान्  
ऐ. ३, ४, १३; २२<sup>७</sup>; शां. २५, १<sup>७</sup>;  
१४; २६, १; शा. १२, १, ४, २; २,  
१, ३; ३, २; ६; ७; ११; ४, १५; तां.  
४, ४, ७; ५, १९; ६, १; २; ७, १; ९,  
९, ९; १३, ४, १६; ५, १०; २०, ५,  
२<sup>७</sup>; २५, १५, १; गो. १, ४, १४;  
१५; १८; १९; २२; २३; ५, २-४.

विपुण- -गः ऐ. ५, २१.

विपू(←पु)-वृत्- -वतः ऐ. ५, ७;  
तां. १३, ४, १६; -वान् तै. १, २,  
३, १; २, ४, ७, १.

विपू-कुह- -हस्य तां. १, ३, ३.

विपू-वर्ण- -र्णः तैआ. १, १२, ३.

विपू-वृत्- -वृत्तम् तै. २, ८, १, ५.

विप्वन्त्(←पु/अच्)- -पूचः तै. ३,  
१, १, १२; ३, ९, १; -प्वक् शांआ  
१२, ३; शा. १२, ४, ४, २; तै. २,  
४, ५, २; -प्वह् शा. १, ६, ३, ७;  
३, ४, २, ५; ८; ५, ५, ४, ८; १२, ७,  
१, १; ८, ३, १; तैआ. ३, १२, २;  
तां. १८, ५, २; ११, १; प. २, ८<sup>८</sup>;  
गो. २, ५, ६; -प्वञ्चः शां. ७,  
९; १७, ३; शा. १४, ४, १, ८; प.  
२, ८<sup>९</sup>; -प्वञ्चम् शा. ४, ५, २,  
१०; तै. ३, ८, ४, १; जै. १३०;  
-प्वञ्चौ तां. ७, ९, ५; ५, ११.

विपूची- -ची तै. १, २, ३, १; तां.  
१०, १२, ६; -चीः ऐआ. २, १, ६<sup>९</sup>;  
शा. १४, १, ४, १०<sup>९</sup>; तै. २, ८, ३,

३; ६, ८; तैआ. ४, ७, १; ५, ६, ५;  
जैउ. ३, ६, ९, १; ४<sup>९</sup>.

विप्वक्-सेन- -नः, -नाय सा.  
३, ९, ८.

विप्वग्-वादिन्- -दिने तां. १, ३,  
१०.

विप्वग्-वृत्- -वृतः तैआ. ४, ८,  
३; ५, ७, ४.

विपूचिका- -का शा. १२, ७, ३,  
२१; तै. २, ६, १, ५.

विपूचीन- -चीना ऐआ. २, १, ८;  
-चीनान् शा. ९, ३, ३, २२.

वि/शपु←सु, विपूयते गो. १, २, ९.

वि/पो←सो, विप्यति शा. ६, ४, ४,  
२०; विप्याभि शा. ७, २, १, १५;  
१०, २, ६, १९; तै. ३, ३, १०, १;  
विप्यत् तै. २, ८, १, ४; विप्यताम्  
तै. २, ८, १, ५.

वि-वित- -तः जै. ७३<sup>१</sup>.

वि-प्वन्ध- -न्धम् गो. १, ५, २५.

वि/प्वन्म्, व्यस्कम्नाः शा. ३, ५, ३,  
१४.

वि-प्वन्ध- -न्धे, -न्धौ जैउ. १, ६,  
१, ३.

विष्ट(√विष्)- -ष्टः ऐआ. १, ३, ८;  
२, २, ३; -ष्टाः ऐआ. १, ३, ८;  
शा. ८, ६, २, १९; -ष्टानि शा. ८,  
७, ३, २१; १४, ८, १३, ३.

वि/ष्ट←स्तम्, स्म्, विष्टमनोति तां.  
१२, १०, ७-९; व्यष्टञ्चात् तैआ.  
१, ८, ३; गो. १, १, ९; व्यष्टन्नुवन्  
तां. १२, ३, १०.

वि...अस्तभायत् ऐ. १, १९.

वि-ष्टप- -पः तां. १९, १०,  
१२; २३, ३, ५; १९, ३;  
-पम् ऐ. १, ३; ४, ४<sup>१०</sup>; ५, ३०;  
ऐआ. २, १, २; शां. १७, ३<sup>१०</sup>; शा.  
३, ६, १, २१; ८, ५, १, २३<sup>१०</sup>; ९, ५,  
४, ३<sup>१०</sup>; १३, १, २, २<sup>१०</sup>; ७, ३; तै. ३,  
७, ७, ४; ८, ३, ३<sup>१०</sup>; ८, ३, ४;

१०, ३: तां. १८, ७, १३; १९,  
१०, १२: २३, ३, ५; १९, ३; जंड.  
३, ३, ३, ७; गो. २, ५, ८; -पाय  
तै. ३, ४, ८, १; -पे श. १२, ३, १,  
९: तैआ. ६, ७, ३; जै. ११४<sup>१</sup>.

वि-ष्टव्य,व्या- -व्य: ऐआ. २, १,  
६<sup>१</sup>; तां. १२, ४, २०; -व्या: श.  
८, ७, ३, ३; -व्यानि ऐआ. २, १, ६;  
-व्ये श. १, २, १, १६; ८, ४, १,  
३<sup>१</sup>; का २, १, ४, १५.

वि-ष्टम्भ- -म्भ: श. ८, २, ३, १२<sup>१</sup>:  
तां. १, ९, ६; गो. २, २, १३:  
-म्भा: तां. १२, १०, १०; -म्भान्  
तां. १२, १०, ७.

विष्टम्भ-जम्भन- -म् शंआ.  
१२, ४.

वि-ष्टम्भन- -न: श. ८, २, १, १०.

विष्टम्भनी- -म् श. ८, २, १,  
१०.

वि-ष्टर(√लृ)- -म् गो. १, २, ५.

विष्टार-पङ्क्ति- -ङक्ति: श. ८, ५,  
२, ४<sup>१</sup>.

वि-ष्टत(√स्तु)- -म् तै. ३, १०, १,  
२; ९, ७; १०, २.

वि-ष्टति- -ति: तां. २, १, १; ३; ५;  
२, १; २; ३, १; ४, १; ६, १; ३; ७,  
१; ३; ४; ९; १२, १; २; १३, २; १४,  
१; ३; १५, १; २; ३, १, ३; २, १; २;  
५, १; २; ६, १; ७; २; ८, ३; ९, ३; ४;  
१२, ३; ५, ३, २; -तिम् ५, ३, ९<sup>१</sup>.

वि/ष्टा ← स्या, वितिष्ठन्ते श. १,  
४, १, ६; तां. ६, ८, ९; विति-  
ष्ठसे तै. १, २, १, १२; वितस्थे तै.  
३, ७, ५, ३; वितस्थु: तै. २, ८,  
१, १; वि... तिष्ठन्ताम् तैआ. ४,  
५, ५; वितिष्ठत जै. १३५; विति-  
ष्ठरन् तै. २, १, ५, १०; व्युत्स्यात्  
शां. २६, ११; श. ८, ७, ३, १२.

वि-ष्टा- -ष्टा: श. ७, ४, १; १४<sup>१</sup>; १३,

५, २, १९<sup>१</sup>: तै. २, ८, ८, ८; तैआ.  
३, ७, २<sup>१</sup>; १०, १, १०; जै. १३५<sup>२</sup>;  
गो. १, ३, १; -ष्टाम् तै. ३, ७,  
५, ३.

विष्टा-त्राजिन्- -जी श. ५, ५,  
१, १२.

वि-ष्टित,ता- -ता: ऐ. ८, २, ७; तै. ३,  
१२, ६, ३<sup>१</sup>; मं. २, ८, ४; -तानाम्  
तै. २, ८, १, ४.

विष्णु(√विच्)- -ष्णवे शां. ४, २; श.  
३, २, ४, १२; ४, १, ९-१३; १४<sup>१</sup>;  
४, ९; १३; ५, ३, २, १; २२: ६, ४, ९<sup>१</sup>;  
४, २, ३, १०<sup>१</sup>; ८, ४, २, ४; १२.  
१, ४, ३; ४; १२, ६, १, १२; १३;  
२०: २२; १३, १, ३, ३<sup>१</sup>; ८, ८<sup>१</sup>; तै.  
२, ४, ३, ४; ९; ३, १, ५, ७<sup>१</sup>; ६, ७<sup>१</sup>;  
२, ३, १२; ७, ४, १७; ८, ११, २<sup>१</sup>;  
तैआ. २, १२, १; ५, १०: वं.  
१; गो. २, १, ९; -ष्णु: ऐ. १, १<sup>१</sup>;  
४; १५: १७; २५<sup>१</sup>; ३०<sup>१</sup>; ३, ३२:  
३८<sup>१</sup>; ५०<sup>१</sup>; ६, १५<sup>१</sup>; ७, ५; शां. ४,  
२; ७, १; ८, २; ५; ९, ६; १८, ८;  
१४; श. १, १, २, १३<sup>१</sup>; ३, १, २,  
५, ४; ५; ८; ९; ३, ३, ५; ४, १६; ४,  
५, २; ३; ७, ४, २०; ९, ३, ९<sup>१</sup>; १०<sup>१</sup>;  
१२<sup>१</sup>; ३, १, ३, १; २, १, १७<sup>१</sup>; ३८;  
४, ४, १५: ५, ३, १३; २३; ६, ३,  
३<sup>१</sup>; १६; १९; ४, २; ९; ४, २, २,  
१०<sup>१</sup>; ३, ५, ८; ४, ४, ९; ५, १,  
१६; ७, ७; ६, ७, ३<sup>१</sup>; ७, २, ३, ६<sup>१</sup>;  
४, ५, १; १८: ५, ५, २; ७; ६, ५, २,  
८; ३, १०: ६, २, १२; ३, १७; ७, १,  
१४; २, १०<sup>१</sup>; ११; १३-१६; ७, ५,  
१, १२<sup>१</sup>; १४; २१; १०, २, ३, ११;  
११, १, ४, ४; १२, १, ३, ४; ४, १,  
४<sup>१</sup>; ५<sup>१</sup>; ६, १, १२; १३; २०; २२;  
१३, १, ८, ८; २, २, ९; १४, १, १, १;  
५<sup>१</sup>; ६<sup>१</sup>; १३; १४; १, ४, २०; का. २,  
१, २, १२<sup>१</sup>; ३, १; १३; २, ३, ४; ५;

८<sup>१</sup>; तै. १, २, ५, १; ३, ५, ४; ८, ५;  
४, ३, ६<sup>१</sup>; ६, १, ६; ७, २, २; ४, ४;  
९, २; ८, १, २; २, ४, ३, ३; ४; ५<sup>१</sup>;  
६, १; ७, १, ४, २; ३, ८, ३, २; ३, १,  
२, ६; ३, ३<sup>१</sup>; ५, ७; ६, ७; २, ३, १२;  
३, ६, ५; ११; ७, ६; ७; ७, ७, ११<sup>१</sup>;  
८, ११, २; तैआ. २, १९, १; ३.  
८, २; ७, १, १; १२, १; १०, १, ६;  
१६; ३१, १; तां. ६, ९, २२; ८, ८,  
७<sup>१</sup>; ९, ६, १०; ७, ५; ८; १०; १३.  
३, २; ५, ५; २०, ३, २<sup>१</sup>; १५, ६<sup>१</sup>;  
२१, ४, ६; जै. ६३; १२७<sup>१</sup>; १४८<sup>१</sup>;  
जैज. ४, ५, १, १; ५. १, ६; १, १;  
१०; मं. १, २, ६-१२; ४, ६; सां.  
१, ४, १७; ५, ६; गो. १, ४, ८<sup>१</sup>; २,  
१, १२; ४, ६; ११<sup>१</sup>; १७; ६, ७;  
-ष्णुना श. ५, ४, ५, २; तै १, ८,  
१, २; २, ५, ८, ९; तैआ. १, ८, २;  
तां. १३, ६, ५; -ष्णुम् शां. ८, २<sup>१</sup>;  
८: १६, ५<sup>१</sup>; श. १, २, ५, ३; ६;  
१०; ३, ४, ४, १३; १४; ४, २, २,  
१०<sup>१</sup>; ६, ७, ४; ५, २, २, ८; ९; ४,  
५, १८; ५, १, २; १२, १, ३, ४; १४,  
१, १, १५; का २, २, ३, ३; ५; ९;  
तै. २, ३, २, ४; ७, १४, २; ८, ४,  
४<sup>१</sup>; तां. २०, ३, २; जै. १४८;  
सां. १, ४, १७; गो. १, ४, ८; २, ६,  
६; -ष्णू श. ४, ५, ७, ७; तै. २,  
४; ६, १५; ऐआ. ४, १, १;  
श. १, ३, ४, १६<sup>१</sup>; ४, ५, २; ३, ५,  
३, २२<sup>१</sup>; ६, ३, १५; ४, ३; ४, ५, १,  
१६; तै. २, ४, ३, ४; ९<sup>१</sup>; ७, १; ८,  
३, २; ३, ३, ६, ११; -ष्णो श. १,  
७, १, २१<sup>१</sup>; ३, ५, ३, १४; ४, ३, ५,  
८; तै. ३, २, ३, १२; ७, ४, १८;  
११, ४, १; तैआ. १, ८, ३; तां. २०,  
१५, ७; २१, १०, १३; -ष्णो: ऐ.  
३, ३८; श. १, ३, १, १७; ३, ५; ४,

† पा. ३, २, ३४ द. † त्रिविष्टुतिरिति मुपा. भ्रष्टः प्रतीयते । 'त्रिवृत्तो विष्टुनिः' इति तु साधीयात्  
स्यात् । तु. तां. २, १, १ ।

५,३; ३,२,१,१७; ५,३, २१:  
२४; २५; ७,१, १५; १७; १८;  
५, ४, २, ६; ६, ७, २, १३-१६;  
७, ५, १, २५; ८, ४, २, ४; १२, १,  
२, १; ३, ४: १३, ५, ४, ११; १४,  
१, १, ९; का. २, २, ४, १३; तै. १,  
५, १, ४; २, ३, २, ४; ४, ६, २; ८, २,  
२; ३, ३, ६, ५; ७, ७; तैआ. १.८,  
३; ३, ९, १; १०, १, १६; तां. १,  
१, ८; ६, ५; ९, ७, ९; ११; १२, १३,  
२; १८, ६, २५; ७, १३; जै १४८:  
जैआ. १, २२२; ५, १६; २, ४, ४:  
आ. १, २२२; ५, १६; २, ४, १; १४,  
१; १७, ७; २६, १; प. ४, ४; मं. १,  
६, ४; गो. १, ४, ७; ८; २, १, ९; २,  
९, ५, ८; -ष्णी तां. ९, ७, १०; प.  
१, ५.

विष्णु-क्रा(न्त-→)न्ता(√कम्)-  
न्ते तैआ. १०, १, ८.

विष्णु-क्रम-मा: श. ६, ७, २,  
१०; ४, १०; १२; १३; ८, १, ३; १०,  
१, ५, २; -मान् श. १, ९, ३.८;  
९; ५, ४, २, ६; ६, ६, ४, १; ७, २,  
१०; ४, ९; ११; १५; ११.७, २, १;  
तै. १, ३, ५, ४; ७, ४, ४; ९, २; -मै:  
श. ६, ७, २, १२; ४, १; ८; ७;  
८, १, ३.

विष्णुक्रम-वात्सम-प्रे श. ६,  
७, ४, ७; ८; १२; ८, १, ४.

विष्णुक्रमीय-म् श. ६, ७, ४,  
१५.

विष्णु-देवत्य,त्या-त्या गो. १, १,  
२५; -त्यानि प. ५, १०.

विष्णु-न्यङ्ग-ङ्गम् ऐ. ६, ३०; -ङ्गानि  
गो. २, ६, ९.

विष्णु-पत्नी-म् तै. ३, १, २, ६.

विष्णु-म(त्-→)ती-त्य: तां. १३,  
३, १.

विष्णु-मुख-स्वा: तैआ. १०, १, १०.

विष्णु(←ष्णु)-वरुग- -०णा तै. २.  
८, ४, ५; ६: प. १, ५; -०णौ  
तै. २, ८, ४, ६.

वि/ष्य←स्पन्द, विष्णन्देयत् श.  
१२, ४, २, ५.

वि-पधेनान(√स्पर्ध्)- नयो: गो.  
२, २, १५.

वि-पधेस्- -धा: श. ८, ५, २, ६.

वि-फुर(त्-→)न्ती-न्त्यौ श १४,  
१, १, ९.

वि-फुलिङ्ग,ङ्गा-ङ्गा: श. १४, ५, १,  
२३; ९, १, १२-१६; १७; -ङ्गाभ्य:  
जै. २०७. = विस्फुलिङ्ग- अद्र.

वि/ष्य←स्पन्द, विष्णन्देते ऐ. ७, ५;  
विष्णन्देते प. १, ३.

विष्णुन्दमान- -न: तैआ. ७, ११, ४;  
जैउ. १. २, ३, ५; -नम् ऐ. ५,  
२६; तै. २, १, ७, १; -नौ श.  
११, ६, २, २.

वि-प्यण्ग,ण्गा-ण्गम् गो० १.३,  
११; १०; -ण्गाम् जै. २०३; -ण्गेन  
तै. ३, ७, २, १.

वि-संस्थित(सम्/स्था)- ते प. १, २.  
विसंस्थित-संचर- -रेण ऐआ. ५,  
१, १.

विसर्ग-, विसर्जन- वि/सृज् अद्र.

विसर्पिन्- वि/सृप् अद्र.

वि-सार(√सृ)- -रे ऐ. ७, ९.

वि-सुकृत्- -कृत श. १४, ९, ४, ११:  
-कृत: श. १४, ९, ४, ४.

विसुकृत- -त: शांआ. ३, ४.

वि/सृज्. विसृजते ऐ. १, २८; २, २१;  
८, ९; शां. २, ४; श. १, १, १, ३; ६:  
४, ८; ११; ९, ३, २३; २, ४, १, ६;  
१२: ३, २, २, ४; ८; २६; ६, ३,  
१; २; २१; ६, ४, २, ९; ६, ४, १; २;  
७, ४, १४; ७, २, २, १; ३, १, ४; ९,  
२, १, १; १३, ४, १, १०; का. १, ४,  
२, ३; ७; २, १, १, ३; ५; ३, १३; १५;

तै. ३, २, ३, ८; ८, ७; विसृजते श.  
१, १, ४, ८: ३, २, २, ८; ४, ३, ६; ६,  
३, २; वि-सृजते प. ३, २; वि-  
सृजति तै २, २, ६, ४; विसृजन्ते  
ऐ. ७, २४; शां. २७, ६; श. १०, २,  
१, १; विसृजन्ते तै. ३, २, ५, ७; तां.  
२०, १४, ४; वि-सृजते शां. २५,  
२; व्यससर्जं तैआ. १०, १, १; वि-  
ससृजिरे जै १३१; वि-सृज श. ६,  
४, २, ९; तैआ. ४, ५, २; विसृजै तां.  
२०, १४, २; व्यसृजत तां ७, ६, ३;  
२०, १४, २; व्यसृजन् ऐ १, २, ५;  
वि-असृजन् तै. २, ५, ६, ३; विसृजेत  
ऐ. २, २१; शां. १०, ५; ११, ८;  
श. १, १, १, ६; विसृजेत् तै. २,  
२, ६, ४; विसृजेरन् ऐ. ५, २४;  
श. ४, ६, ९, २३; २४; वि-असृ-  
क्षत गो. २, ६, १२; विसृक्षी: श.  
१, ७, ३, ४.

विसृज्यन्ते श. १, ५, १, २०; ४,  
६, ९, ७; विसृज्यन्ते श. ११, ५,  
३, ११; १२: का. १, ३, १, २; वि-  
सृज्यन्ते श. २, ३, १, ६.

विसर्जयति श. ३, २, २, ६; विसर्ज-  
यन्ति श. ३, २, २, ५; ६; विसर्ज-  
येत् श. ३, २, २, ५; ७.

वि-सर्ग- -र्गात् शां. ११, ८; -र्गाणाम्  
श. १४, ५, ४, ११; ७, ३, १२.

विसर्गो(-गडड)-पग्रह-हेषु सं. २.

वि-सर्जन- -नम् श. १, १, ४, ८;  
का. २, १, ३, १३; तै. ३, २, ५,  
७; -नाय तै. २, ८, ९, ५.

वि-सृज्य ऐ. ३, २६: ८, ९; ऐआ. २,  
४, ३; श. ६, ६, ४, १; २; ७, ४,  
१४; ७, २, २, १; ९, २, १, १; तां.  
९, ५, ४.

वि-सृष्ट,प्रा- -ष्ट: श. ३, २, १, ३८;  
-ष्टम् ऐआ. २, ४, ३; श. २, ५,  
१, १८; -ष्टायाम् श. १३, ४, ४,

†अत्र व्यवहितयोरपि 'देवताद्वन्द्वे च' इति दीर्घत्वानुरोधादेकत्रैव सङ्कलनमित्यवधेयम् । †-ज- इति मुपा. । ‡-प्य- इति मुपा. चिन्त्यः । § अकारोपजनइच्छान्दसो लिटि वाडागम इति भा. । 'व्यचसर्ज' इति कालि. मुपा. ।

२;३; -ष्टौ गो. १,३,२१.  
 वि-सृष्टि- -ष्टि: श. १०,५,३,३-  
 ७; १४, ४,२,१२; तै. २, ८,९,  
 ५;६.  
 वि-सृत(√सृ)- -तम् गो. १, ५,२५.  
 वि√सृप्,वि...सर्पत श. ७, १, १,  
 २; तै. १, २,१, १६; तैआ. १,  
 २७,५; ६,६,१; व्यसर्पत ऐ. ३,  
 ३४.  
 विसर्पिन्- -र्पिणः तैआ. १, १८,१;  
 -र्पी तैआ. १, १९, १; -र्पीऽइव  
 तैआ. १,९,१९.  
 वि-सृपस्(ःकसृप्) श. १, २,५,१९;  
 का.२,२,३,१८; तै.३,२,९,१३.  
 वि-सृत- -साय गो. १,२,१८.  
 वि-सृप्य गो. २,२,१२.  
 वि-सोम- -मेन श. ११,७,२,८.  
 वि-स्पर्द्ध- -म् जैआ. १,५८.  
 वि-स्पर्द्धस्- -र्धसः आ.१,५८.  
 वि√स्पश्,वि...स्पाशयस्व तैआ. ४,  
 २८,१.  
 वि-स्पष्ट- -ष्टः गो. १,१,३१.  
 वि-स्फुलिङ्ग- -ङ्गाः शांआ. ५,३; ६,  
 २०. =विष्फुलिङ्ग- गद्र.  
 वि√स्मि,विसिधिमये श. १, ४, ५,  
 १२; जै. २०३; व्यस्मयत जै.  
 १५८; व्यस्मये श. १, ६,४,४.  
 वि√संसृ,विस्संसते सा. २,१,५;२,१;  
 वि...संसते श.६,१,२,१२;१२,६,  
 १,२; विसंससुः श.१,६,३,३५;४,  
 ६,४,१; विसंसत् तैआ. ४, ४२,  
 ५; विसंसत ऐ. ३, २७; व्यसं-  
 सत ऐआ. ३,२,६; श. ६, १,२,  
 १२;१७;७,१,२,१; तै. २,३,६,  
 १; व्यसंसत श. ६, १, २, १८;  
 १९;२९; ७,१,२,९; ४,२,४,५,  
 १,२७; २,४५; ८,२,२,६; ३,३,  
 १०; ९,४,१,३; ५,१,५६; १०,  
 १, १, २; ३; जै. १३९; १६६;  
 व्यसंसन्त श. ६, १, २, १७-

१९; १०, १,१, २; ३; गो. २,  
 १,२; व्यसंसिषत श. १४, ६,७,  
 ६; विसंसः मं. १,६,२०.  
 विसंसयति श. १, ९, २, २१-  
 २३; तै. ३, ३,६,५; विसंसयति  
 श. १,९,२,२२; वि...असिससम्  
 तैआ. ६,१,२.  
 वि-संस्य श. १, ३,३,५; २,६, १,  
 १४;३,६,३,१४.  
 वि-सूस- -सूसा ऐआ. २, ३,७; तै.  
 ३,८,२०,५.  
 वि-सूस्त,स्ता- -स्तः श. ६, १,२,  
 २१; -स्तम् ऐ. ३, २७; श. ६,  
 २,१,२५;३१;२,७;१२; ७,२,१,  
 ५;४,२,३; ८,२,१,११; ३,१,५;  
 ४,१,६; ७,३,१५; १०, ४,१,१;  
 -स्तस्य श. ७, ३,१,१६; ४,१,  
 ३९;२,११;१०,१,१,१; -स्ता श.  
 ९,१,१,८; -स्तात् श. ६, १,२,  
 १२; ७,१,२,१; ४,१,१६; ५,१,  
 १६; २,४४; ८,१,१,३; २,२,५;  
 ३,९; ३,३,९; ९,१,१,६; ४,१,  
 २;२, १६; ५,१, ५५; -स्तैः श.  
 १,६,३,३६;४,६,४,१.  
 वि√सु,विसूवति गो. २,२,५; व्यसू-  
 वत् श. १२,७,२,१३.  
 वि-सूवन्मि(न्त्समि-)- -श्रःऽइव  
 श. ११,२,७,२३.  
 वि√हन्,विहते तां. १९, १९, २;  
 वि...हते तै. २, ७, १८, १; तां.  
 १९, १८, २; जै. १४१; विहन्ति  
 शां. ४,१; वि...जहि श. ९, ५,  
 २,५; तै. २,४,६,५; तैआ. १०,  
 १,९; वि...जहि तै. ३,७,११,  
 ४; तां. १५, ४, ३; व्यहत् तां.  
 १९, १९, १; जै. १४१; व्यहन्  
 तै. २, ७, १८, १; व्यहन् तै. २,  
 ७, १८, १; तां. १९, १८, २;  
 व्यघ्नन् तै. १, ५, १०, ७; विह-  
 न्यात् श.२,१,१,१०; विहन्याम्

तां. १९,१८,२.  
 वि-हत- -म् त. १,२, १,३; मं. २,  
 १,५.  
 वि-हृत्य शांआ- १२,२; श. १४,७,  
 १,१०; तै. २,४,१,१; ७,११;७,  
 १८,२; तां. १५,४,३.  
 वि-हन्त्- -न्ता शां. ४,१.  
 वि-ह्व(√ह्वि)- -वै ऐ. ६,६; तै. २,  
 ४, ३,३; ८, १, ३; गो. २, ५,  
 १२.  
 विहव्य- -व्यम् तां.२,४,१३; १४;  
 -व्यस्य गो. २,२,२४.  
 विहरण-प्रभृति-, विहरत्- वि√  
 ह् द्र.  
 वि√ह्रा,विजहाति शांआ. ८, ७;  
 श.१२,९,२,५;१४,७,१,८;तै.२,  
 ६, २, २; विजहाताम् तै. ३, ७,  
 ५,११; व्यजहात् गो. २, ३,१२;  
 व्यजहुः श. ११, ५, ५, १२;  
 विहालीत् तै. ३,७,१३,२.  
 विहीयेते ऐआ. ३,२,४; विहीयेत  
 श. २,३,३,१६.  
 विजहत्- पद्र.  
 वि-हाय तैआ. २, ६, २; तां. १,  
 १,३.  
 वि√रहा,विजिहीते श. १४, ८,१२,  
 १; विजिहीथाम् श. १४, ९,४,  
 २०; विजिहाथाम् तै. ३,३,७,७;  
 जै. २१२.  
 विहापयति श. १४, ९, ४, २०;  
 व्यहापयत् ऐ. ५, १५.  
 विजिहासत्- पद्र.  
 वि-हाप्य श. ७,५,२,२५.  
 वि-हायस्- -यलाम् तैआ.१,२,७,६;  
 -यसे तैआ. १,२२, ९; -याः तै.  
 २,४,३,१२;५,४,४.  
 वि-हित,ता(√धा)- -तः ऐ. ३,४१;  
 ६,२९; श. ८, १,४,१; १०, २,  
 ४, ४; ५; जै. २००; -तम्  
 श. ८, २, २, ८; १०, २,४,८

§ 'पर्व' इति मुपा. । सन्निवर्चिप्रभ्र द्र. । † 'विस्पर्द्धसः' इति आ. मुपा. ।

तैआ. ४, १२, १; -ता तां. २, ५, २; ११, ३; ३.१, ३; ३.२, ४, ३; ८, ३; १२, ३; १३, ३; -ता: ऐआ. २, ३, १; तां. ३, ४, ३; -तानि तैआ. १, ३, १.	१०, १; -तया शां. १७, ४; -ता: ऐ. ६, २६; २८; शां. ३०, ४; जै. १८४; गो. २, ६, ८; ऐ. ६. २६; -तासु ऐ. ४, २; -ते शां. २६, २; -तौ शां. २६, २.	वीत-शोक- -क: तैआ. १०, १०, १. वीतशोक-भय- -न्या:गो. १, १, २८.	
वि-हिति- -म् ए. ८, १४.	वि-हति- -स्यै गो २, २, १७.	√वी, वेति शांआ. ५, १६; वेपि तै. २, ८, ५, ३; वीथ ऐआ ५, १, १; वेतु श. १. ५, ३, १५; २३; २, २, ३, १९; २०-२३; २५; २७; ३, १, ३७; ३८: ३, ६, ३, ८, ८, २, २१; ५, ३, १, ११; ४, ४, २२; का. १, २, ३, १५; १७-१९: २२; ३, १, २६; २७; तै. २, ६, १०, १; ५; ६; २०, १: ४; ५; ३, १, १, १; ५, ४, १; ५, १; ६, १; ९, १; ६, १३, १; १४, १; २; वेतु तै. २, ६, ७, १; २; ३; ५; ६; १७, १; २; ३; ४: ५; ६; ७; ३, ६, २, १; २; १३, १; ११, ९, ८; वेतुवेतु श. १, ५, ३, १५; वीताम् तै. २, ६, ७, ४; ३, ६, २, २; वीताम् तै. २, ६, १०, २; ३; ४; २०, २; ३; ३, ६, १३, १; १४, १; २; व्यन्तु शां. ३, ४; श. १, ८, ३, १४; व्यन्तु श. १, ५, ३, १५; २, २, ३, १९; २७; का. १, २, ३, १५; १६; २३; व्यन्तुऽव्यन्तु श. १, ५, ३, १५; वियन्तु तै. २, ६, ७, ३; ५: ११, १; २; ३-५: ६; ७; ८; १०; ३, ३, ९, ३; ५, १२, १; ६, २, २; वियन्तु तै. २, ६, ७, ६; १०, १; ५; १४, १-४; ५; ६; २०, १; ४; ३, ५, १; १२, १; ६, २, २; १४, १; २; विहि ऐ. ५, ४; वीहि ऐ. १, २२; २, २४; ३, ५; शां. १, ३, ३; श. १, ७, २, १७; २, ४, ४, २३; का १, ३, ४, १३; तै. २, ४, ६, २; वीहि श. ६, ३, २, ८; तै. ३, ५, ९, १६; ६, १३, १६; १४, ३६; गो. २, ३, १; व्यन् तां. २४, १, १६;	
वि-हृच्छं, विहृच्छति श. २, ४, २, ६; वि-हृच्छति का. १, ३, ३, ६.	वि-हृच्छं, विहृच्छियामि तैआ. १०, ९, १.	वि-हल- -ल: मं. १, ७, १५.	
वि-हृ, विहरति ऐ. २, ३५; ३७; ६, २४; २८; ऐआ. १, ३, ५; ७; ८; ५, १, ६; शां. १४, ४; १७, २; ३०, ४; श. ४, २, ५, ११; गो. २, २, १६; ६, ८; विह-रत: श. ५, १, २, १८; विहरन्ति ऐ. १, २८; २, ३६; ३७; ३, ४; ६, २८; जै. १५; वि-हरन्ति शां. ९, १; विऽइवहरन्ति श. १२, ८, २, १; विहर श. ४, २, ५, ११; तैआ. ४, ४, १; गो. २, २, १६; विहरन्त ऐ. २, ३६; व्यहरन्त जै. १८०; विहरेत ऐ. ६, २८; गो. २, ६, ८.	वि-हृव्, विजीह्वर: तैआ. ६, १, ४.	वि-हृव्, विहृवयते श. ३, २, ४, २२; विहृवयन्ते ऐ. २, २; शां. २७, ६; विहृवयामहे ऐ. २, २; श. ६, ४, ३, १०; तै. ३, ६, १, २; विहृव-जावहे ऐ. ७, १७. विहृवयामहे श. ३, २, ४, ४; व्यहृवयेताम् तां. ९, २, २२; व्यहृयन्त श. ३, २, ४, ४; व्यहृवयन्त श. ३, २, ४, २२; तां. १२, १३, २७.	वी(वि/इ), व्येति श. ७, १, २, २२; १२, २, ३, ३; तां. २, १, ४; जै. १०२; जै. ३, ६, १, ७; गो. १, १, २६; वि-एति तैआ १०, १, १; वियन्ति ऐ. १, ६; २, ३७; मं. २, १, १०; वि-यन्ति तै. ३, ७, ६, ४; वीधाय श. १४, ४, २, ३; वि-एतु श. ६, ३, १, १७; वि-यन्तु तैआ. ७, ४, २; वीहि तै. १, ६, १, २; वीत श. ७, १, १, २; वीत तै. १, २, १, १६; तैआ. १, २७, ५; ६, ६, १; वि-इत श. ७, १, १, २; व्य-याच तां. १४, ६, ६; व्यैत श. १, ७, ४, ४; तां. १४, ६, ६; जै १६८; व्यै-ताम् ऐ. ४, २७; श. ८, ४, ३, १६; व्यैताम् तै. ३, २, ६, २; जै. ३८; व्यै-यन् शां. १५, ३, तै. ४, ११, ७, १; वी-यात ऐ. २, २१; २८; ६, २६; जै. ९३.
विहियते श. ६, ७, ४, ४; तां. १०, १२, ९; १०; विहियते श. १२, ९, ३, १३; विहियन्ते तां. १६, १, ३.	वी(वि/इ), व्येति श. ७, १, २, २२; १२, २, ३, ३; तां. २, १, ४; जै. १०२; जै. ३, ६, १, ७; गो. १, १, २६; वि-एति तैआ १०, १, १; वियन्ति ऐ. १, ६; २, ३७; मं. २, १, १०; वि-यन्ति तै. ३, ७, ६, ४; वीधाय श. १४, ४, २, ३; वि-एतु श. ६, ३, १, १७; वि-यन्तु तैआ. ७, ४, २; वीहि तै. १, ६, १, २; वीत श. ७, १, १, २; वीत तै. १, २, १, १६; तैआ. १, २७, ५; ६, ६, १; वि-इत श. ७, १, १, २; व्य-याच तां. १४, ६, ६; व्यैत श. १, ७, ४, ४; तां. १४, ६, ६; जै १६८; व्यै-ताम् ऐ. ४, २७; श. ८, ४, ३, १६; व्यैताम् तै. ३, २, ६, २; जै. ३८; व्यै-यन् शां. १५, ३, तै. ४, ११, ७, १; वी-यात ऐ. २, २१; २८; ६, २६; जै. ९३.	विजिहीर्ष्व तैआ. २, ६, ११.	
विहरण-प्रभृति- -तिम् ऐआ. ५, १, १.	वि-हरण- -रन् ऐ. ६, २४; तै. २, ४, ५, ४.	वि-हरण- -रन् ऐ. ६, २४; २८.	
वि-हृत- -रन् ऐ. ६, २४; २८.	वि-हृत, ता- -त: ऐ. १, १८; ४, २; श. ११, ८, २, १; तां. २१, १२, ५; २२, १५, ६; गो. २, २, ६; ३, ७; -तम् ऐ. ४, ४; ६, २६; तैआ. ४, २०, २; तां. ९,	वि-हृत, ता- -त: ऐ. १, १८; ४, २; श. ११, ८, २, १; तां. २१, १२, ५; २२, १५, ६; गो. २, २, ६; ३, ७; -तम् ऐ. ४, ४; ६, २६; तैआ. ४, २०, २; तां. ९,	

†सञ्चन्ते लोटि रूपमिति भा. सा. च । पक्षान्तरे श्लाघिति भा. । †-हृदिष्या- इति कालि. मुपा. । लका- रस्य व्यत्ययेन दकार इति सा । ॥ =ऋ. १०, १३९, ४ । 'ऋतनाव्यायन्' इति संहितापाठे 'ने' । नावि । आयन् 'इति भा. इत्यस्य पदविच्छेदः पपा. -विरोधात्कल्पनाढम्बर एव । †=तैसं ३, १, १, २ 'व्येति' इति पाठः । † छ.न्दसम् हस्त्वम् । † 'वी-' इति मुपा. स्वरोऽशुद्धः । तु. मै. ४, १०, ३ । † 'विदन्' इति बाह्वृच (ऋ. ८, २८, १) -पाठः ।

वेः तै. ३, ५, ७, ६; ६, १२, २.  
 वीत- -म् श. ९, २, ३, ११; तै. ३, ५, १०, ५; ७, ८, ३; तैआ. ३, ११, १२.  
 वीत-पृष्ठ- -घाः तै. १, ४, ८, २.  
 वीत-हृद्य- -व्यः तां. ९, १, ९; २५, १६, ३; जै. ७८.  
 वीति- -त्ये ऐ २. ४०; ४१; ५, १; १२: ७. ६; शां. १, ४; श. १, ४, १, ७: ८६; २२; २३; ३, ३; ६, ४, ४, ९; तै. ३, ५, २, १; तां. ११, २, ३; सा. १, ७, ४; २, ६, ९; १०; ३, ७, २; गो. १, १, २९.  
 वीति-मत्- -मत् शां. २२, ६; तां. १०, ६, १.  
 वीति-होत्र- -त्रम् श. १, ३, ४, ६; ४, १, ११; तै. ३, ३, ६, १०; -त्राः श. ९, २, ३, ४२.  
 वीति- -त्यै तै. ३, २, ६, २.  
 वीयमाण(√व्ये)- -णः तै. ३, ३, ९, ६॥  
 वीक्ष्(वि√ईक्ष्). वीक्षते श. १. ६, ३, ४१; वीक्षते श. ६, ७, २, १६; व्यंक्षत जै १६०.  
 वीक्षमाण- -णस्य श. १, ६, ३, ४१.  
 वीक्ष्य शांआ. ११, ४.  
 √वीक्ष्(वि√ईक्ष्). वीक्ष्यताम् तां. १४, ६, १०.  
 वीक्ष्- -क्ष्म् तां. १४, ६, ९; १०; आ. १, ५७; १६०; -क्षानि आ १, ३४५; जैआ. १, ३४४.  
 वीहृत्(वि√इहृत्). वीहृत् एआ. ५, १, ४.  
 वीहृत्- -यन्इहृत् जैउ. १, १२, ३, ४.  
 वीहृत्(वि√इहृत्)- -त्म् तै. १, १, ८, ६.  
 √वीहृत्(ळ्), वीहृत्स्य मं. १, ७, १६; वीहृत्(ळ्) येथाम् श. ३, ९, ४, १८.

वीडु(ळु)- -डौ सा. ३, १, ८.  
 वीड्वी(ळ्वी)- -ड्वी श. ३, ९, ४, १८; -ड्वी: तै. २, ६, १०, १; ३, ६, १३, १.  
 वीडु-जम्भ- -म् तै. १, २, १, १९.  
 वीडु-पाणि- -णिः तै. २, ५, ३, ३.  
 वीड्वं(-डुअ)-ङ्ग- -ङ्गः ऐ. ८, १०; श. ६ ४, ४, ३; मं. १, ७, १६; गो. १, २, २१.  
 वीणा- -गा ऐआ. ३, २, ५; शांआ. ८, ९; १०; श. १३, १, ५, १; तै. ३, ९, १४, १; जै. १६५; -णाम् ऐआ. ३, २, ५; ५, १, ४; शांआ. ८, ९; श. ३, २, ४, ६; जै. १७६; -णायाः जै. १२८; -णायाम् तां. ६, ५, १३; जै. १२८; -णायै शांआ. ८, १०; श. १४, ५, ४, ८; ७, ३, ९; जै. १२८.  
 वीणा-गण-गिन्(-ण/वै) - -गिनः श. १३, ४, ३, ३; ४, २.  
 वीणा-गाथिन्- -थिनः जैउ. १, १८, ३, २; -थिनौ श. १३, १, ५, १; तै. ३, ९, १४, १; -थी श. १३, ४, २, ८; ११: १४; ३, ५.  
 वीणा-पणव-लासित- -म् तैआ. १, ११, ६.  
 वीणा(-णाअ)-र्थ- -म् शांआ. ८, १०.  
 वीणा-वाटु- -टम् तै. ३, ४, १३, १; १५, १; -टस्य श. १४, ५, ४, ८; ७, ३, ९.  
 वीर्(वि√ईर्). वि... ऐरयत् तै १. ५, ८, २; व्यैरयेताम् श. ३, ३, १, १३; वि... ऐरयेथाम् ऐ. ६, १५; तां. २०, १५, ७.  
 √वीर्, वीरयस्व ऐ. ३, २०; श. ६, ६, २, ५; वीरयस्व श. ६, ६, २, ५; तै. २, ७, ८, १; १६, १.

वीर-रा- -र ऐ. ४, ३; शां. २४, ७; २६, ११: १२; -रः ऐ. ३, ३, ४; ७, १८; २७; ८, ९; ११; शां. २१, ३; २४, ५; २६, १२; श. १, ६, ४, २; २, २, ४, १०; ३, ३, १, १२; ४, २, १, ९; १६: ११, ७, १, ३; १३, १, ९, ९; १४, १, १, ११; ८, १४, १; का. १, २. ४. ८: तै. २, २, ३, ५; ११, १; २; ८, ३, ७, ६, ९; ३, ८, १३, ३; जै. ९४; १०६; १४७: २०७; जैउ. २, २, ३, १; ९; -रःइहृत् शां. १, १; -रम् ऐआ १, २, १; शां. ८, ५; श. ३, ३, १, १२; ११, ७, १, ३; १४, १, २, १५; ९, ४, २७: तै. १, २, १, १४; ३, १०, ७; २, २, ३, ५; ६, ८, २; ८, ३, १: ५; ७, ४: तैआ. ४, २, २; ७, ५: ५, २, ६; २१, ९, ३; मं. १, ५, ३; -रया(=राय) ऐ. ५, २०: शां. २६, ८; -रां: श. २, २, ४, १०; १२. ८, १, २२; का. १, २, ४, ८; तां. १२, १, ४; २१, ९, ३; जै. २०७; -रान् श. २, २, ४, १०; ४, १, १; ४, २, १, १६; ६, ९, २, ४; १३, ८, ३, ४: का. १, २, ४, ८; ४, २, १; तै. २, ८, ५, ३; ३, १, १, ३; ७, १४, ५; तैआ. ३, १५, २; ६, ७, ३; मं. १, १, १५; २, १, ८; -राय ऐ. ५, १९; शां. २६, १२; -रै श. १४, ९, ४, २७; -रेण श. ११, ४, १, २; ३; ७, १, ३: तै. १, ७, १, २; गो. १, ३, ६; -रेणु तै. २, ८, ५, ३; -रै: श. २, ४, १, १; ४, ६, ९, २४; का. १, ४, २, १; तै. ३, ६, २, १; २: १३, १: ७, ९, ९; १०, २; जै. ९५.  
 वीर-का(न→)मा- -सायै शां. ८, ५.  
 वीर-जनन- -म् तां. २१, ९, ३;

४ 'वी-' इति अज W. मुपा. स्वरो अष्ट । तु. क्र. ६, १६, १० । ॥ = तै. २, १, १३, २ । = च. २, १७ तु 'गुणमानः' इति पाठः । । 'व्यैहृत्' इति M. प्रभृतीनां पाठः सुकल्पः । गा. C. तु मुना. परिपोषणवै ।

जै. २०७.  
 वीर-तम- -मः श. ८, ६, ३, २१;  
 -मा श. ४, ५, ७, ७; तै. २, ८, ४,  
 ५; प. १, ५.  
 वीर-ता- -म् श. ४, २, १, ९.  
 वीर-पौष- -म् तै. ३, ७, २, ७.  
 वीर-वत्(मतुष)- -वत् ऐ. ८, ९;  
 ऐवा. १, २, १; तै. २, ६, १०, १;  
 ८, ६, ४; गो. २, ४, २; -वत्तः श.  
 १४, ९, ४, २७; तै. २, ४, ८, १;  
 -वन्तः ऐ. ४, ११; ७, १८; २७;  
 -वन्तम् ऐ. ७, १८; तै. २, ५, ६,  
 १; ३, ७, १०, १; -वान् ऐ. ४, ११.  
 वीरवती- -ती श. १४, ९, ४,  
 २७; -तीः तै. २, ८, ९, ९; -तीम्  
 तै. २, ६, १६, २; ३, १, १, १०; २,  
 २; ७, ६, १४.  
 वीरवत्तम- -म् श. ११, ४, ३,  
 १९; तै. ३, १, ३, ३.  
 वीरवत्ता- -त्तायै गो. २, ३, ९.  
 वीर्यु(√वीर्य+उ)- -युः शां.  
 २३, २; तां. ११, ११, ३; सा. ३,  
 २, ४.  
 वीर-सू- -सूः मं. १, २, १७.  
 वीरसू-सुभग-भविष्य-स्त्रीकां-  
 -म् सा. ३, ३, ५.  
 वीर-स्थान- -म् प. ४, ५.  
 वीर-हत्या(√हन्)- -म् तैवा.  
 १०, ५०, १.  
 वीर-हन्- -हणम् तै. ३, ४, १, १;  
 -हणि तै. ३, २, ८, १२; -ंहन्  
 तां. १२, ६, ८; -हा तै. ३, २, ८,  
 १२; तां. १६, १, १२.  
 वीरण- -णान् प. ५, २.  
 वीरिण-मिश्र- -म् १३, ८, १, १५.  
 वीर्य- -र्यः मं. १, ८, १; -र्यम् ऐ.  
 १, ५; ६; १३; २१; २५; २८;  
 ३, २; २०; ३१; ४, ३; ९; ११; १९;  
 ६, १५; ७, २३; २४; ८, २; ३;  
 ४; ६; १२; १७; ऐवा. १, १, ३, २;

२; ४, १; ५, १; २; शां. ७, २; ८,  
 २; ७; ११, २; १६, १; २; ४; ७;  
 ११; १७, २; ९; १८, ५; ६;  
 १९, १; २१, ३; २९, ४; ३०, ११;  
 श. १, १, १, २, २; ३, २, १४; ५, ४;  
 ७; ४, १, २०; २५; २, १; ४, ८; ५,  
 ३; ७, २, २०; ३, १७; ९, १, १७;  
 ३, २१; २, १, २, १८; १९; ४,  
 १७; २३; २४; २, १, ८; १२; ३,  
 ४, ४१; ५, २, ३६; ४, ८; ३, १, २,  
 २१; २, १, ३४; ३, ३, ७; ४, ७; ९,  
 १, १५; १९; ४, २, ३, १०; ४, २,  
 ११; १२; १४; ५, ३, ४; ५, १, ३,  
 ४; ५, २, १; २७; २, १, १५; ३, ८; ३,  
 १, १२; ३, १४; ४, १; ६; ५, ७; ९;  
 ३०; ४, १, १७; २, ४; ८; ३, २;  
 १०; ११; १८; ४, ९-११; १३;  
 ५, १; १०; ५, ३, १; ६; ५, ३-५; ६,  
 ३ १, १८; ३३; ३५; ४०; २, १;  
 २-५; ४, ४, १; २-५; ५, २, १०;  
 ६, ३, १४; ७, १, ४; ९; १४; २,  
 ६; ७, १, २, १; ५; ६; १०; ३, १,  
 १९; ४, १, २३; २४; ५, १, २५; २,  
 २४; २५; २६; ८, १, ४, ७; ९, ४, २,  
 १६; ५, १, ३३; १०, २, २, ७; ८;  
 ३, १, २-८; ४, ३, २४; ६, ५,  
 ६; ११, ५, ४, ५; १२, २, २, ७; ४,  
 १०; ७, १, १; ३; १०; १४; २, १;  
 ३; ५; ९; ११; १३; १६; १८;  
 ३, ४; ९; १०; १२; १३, १, १, ४;  
 २, ५; ५, ६; ९, ९; २, २, ७; १०;  
 ११; ५, ३; ४; ४, १, १३; १५; २,  
 २; १०; १३; ५, १, १७; ६, १, ४; ५;  
 २, ४; ६; १५; १७; १४, १, २, ३; ६;  
 २०; ३, १; का. १, २, १२; ४, १७;  
 २३; २, १, ६; ९; ४, १, ३०; ५,  
 १, ३२; २, १, २, २, २, ४; ५;  
 तै. १, १, २, ६; ६, ४; ५; ९, ५; १०,  
 १; ३, २, ५; ३, २; ४, २; ५; ६; ७; ४,  
 ७, १; ६, ५, ३; ७; ४; ७, २, २; ५;

५; ६, ४; ५; ८; ८, ४; ९, ४; ८, १, १;  
 २; २, ५; ५, १; ३; ६; ६, १; ६;  
 ९, १; २, १, २, ३; ४, ८; २, ७, २;  
 ९, ३; ६, १, ४; ५; ५, ५; ७, ३; ११,  
 १-३; १२, २; १३, ३; १४, १; ७,  
 ९, २; ८, ७, १०; ३, २, ५, १०; ३,  
 ३, १; ६, ६; ७, ६, १२; ८, ७, १;  
 १३, २; १५, ३; १६, २; २३, २; ३;  
 १२, ५, ११; तैवा. २, ५, २; ३,  
 ११, २; ५, १, ५; ३, ४; ८, १, १;  
 तां. २, ५, ४; ८, २; ११, २; ४, १,  
 १५; २, १०; ५, ११; २१; ८, ७; ६,  
 १, ६; ७; ९; ७, ४; ९, २६; ७, ३,  
 १३; ९, ७, ५; ८; १०, २; १०, ३,  
 ११; ११, ५, ११; ६, ११; ११, १३;  
 १४; २३, ४, १; ७, ४; १०; ८, १; ४;  
 ५; १४, १, ६; ५, १३; १५, १, ६;  
 १८, ८, ८; १३; ९, २; ४; ५; ९, १४;  
 १०, ६; ७; १९, १, ३; ४, ११; १०,  
 ६; १६, ४; ७; १८, ३; २०, १०, १;  
 १५, ६; २१, ५, ६; १३, ४; ५; २२,  
 ३, ३; १०, २; २३, १०, ३; २५, ६,  
 ३; जै. ८; ५१; ६३; ७३; ८१; १४६;  
 १४८; १५०; १६५; १८५; जैठ.  
 २, २, १, १; ४, १०, २, ४; ३, ५; ९;  
 प. १, २; ३, ७; गो. १, १, ९; २,  
 १५; २०; ४, २०; ५, ३; २, २, १५;  
 ५, ५; ६, ७; -र्यस्य श. १२, ७,  
 २, १८; ८, २, १६; १३, २, ५, ४; ४,  
 १, १५; २, २; १३; तै. १, ७, ९,  
 ४; ८, १, २; २, ५; तां. ९, ५, ९;  
 ११, ६, ७; १०, ४; १३, ७, ९; ८, १;  
 ४; ५; १४, १, २; १५, १, ६; १८,  
 ६, १६; ११, ३; ४; जै. १३२;  
 १६५; -र्यां तै. २, ४, ७, १०;  
 -र्याणाम् ऐ. १, १२; -र्याणि ऐ.  
 १, १२; ३, २४; ३८; ५, १७; ऐवा.  
 १, ४, २; ५, ३, २; शां. १५, ३;  
 ४; १७, ३; २०, ४; २४, २; २७,  
 २; श. १, ७, १, १७; २, ३, ४, २५;



३,३,३,३;४,३,२१; ४,५,४,  
 ५;१२;५,४,४,१२; ७,५,१,२५;  
 १२,७,१,९; ८,१,१; का. १,४,  
 १,१९; तै. २, ५,४, १:८,४,३;  
 ३,३,७,७; तैआ. १, २,६,१; तां.  
 २४,१,१४; जै. १५०; सा. ३,६,  
 ५; -यीत् जै. ८; -यीभ्याम् श.  
 १, ३,५,५; २, ५,४,८; ३, ९,  
 १,१९; ५, ३, ५, ७; -यीय एआ.  
 १,३,७,५, १,६;२,२; शां. २१,  
 २; श.४,३,३,१८; ५,३,३,१२;  
 ४,२,३;१२,८,३,२६; तै. २,३,  
 २,१;४,३,४; ५,७,२;६,१,४;४,  
 ५,५,३;७,७, ७;३,४,९,१;५,७,  
 ५;७,१०,१; प.२,२; मं.१,७,४;  
 गो. २,४,३; -यीं ऐ. २,१७; ४,  
 ३; १९;६,२; १५; ऐआ. १,२,२;  
 शां. १६,२; १७,९;१८,६;२९,  
 ४; श. १,२,१, ७;४, २, १;२,  
 १,४,२४;३,५,२,११; ६,१,१७;  
 ९,१,१९;५,२,३;८;४,२,९;७,  
 १,२,९; १३, १,७,२; का. १,१,  
 ४,२,३; तै. १, ५,६,७; ७,२, २;  
 २,८, ८,१२; तां. ४, १, १६;२,  
 १०;५,२१;८,७;८,१,७,२,७,५;  
 ८; ११, ६,११; ११, १४; १४,  
 १,६;४,५;१९; ७,१०; १२,१०;  
 १५,६,५; १८,८,८; १३;१०,६;  
 ७; १९,१,३; २०, १०, १; गो.  
 २,५,५; -यीण ऐ. १,२८; ३,३;  
 ४,३;७,२,३;२४; ८,२;३;४;३;  
 २६; ऐआ. १,५,१; शां. ११,३;  
 श. १, ३,२,१४;१५;५,४; ७,२,  
 २०; ८,२;१०; ३, ४,१, १२,२,  
 १५;५,३,२,३;९,१, १५;४,१०;  
 १४;२५;४,२,२, १०;३,४,२१;  
 ५,२;४, १७;३,४; ६;७; ८;५,  
 ९;४,१,१०; २,२; ५,१०;६,  
 १,१,६;३,३,१२;७,१,१४;७,  
 ३,१,१९;२,१२; ४,१,४३;५,२,

१४;२४;८,२,१,६;७,२,३;९,४,  
 १, ६;२,१६;३,३;४; १०,२,३,  
 २;१२,२,२,८; १३, १,५,६;२,  
 २,१०;११; ४,१,१२; ५,१,१७;  
 ६,१,४;५:२,४;६; १५:१७;१४,  
 १,२,३;६;२०; तै. १,२, १,१८;  
 ७,८,४;९;३;२,७,१७,३; ३,२,  
 ६,३;७,१, ३;३,१; १२,५, ११;  
 तैआ. ३, २,१; ५,३,४; तां. ४,  
 ५,११;६,९,२६;१०, ११;१८;  
 ७;३,१३; ९,१०;३; १३, २,६;  
 १६,१३,६;१८,५,२; ११,१;३;  
 १९, ४,११;१६,४;५; २१,५,६;  
 जै. १५०; जैउ. १, ६,२,७; गो  
 २,१,१६;५,७; ६,७; -यीभि:  
 श. ४, ५, ७,७; तै. २, ८,४,५;  
 य. १,५; -यीं तां. २४, १८,३.  
 वीर्य-काम- मा. ऐ. १, ५; तां.  
 २०,१०,१.  
 वीर्य-कृत्- कृत: तै.२,७;१५,६.  
 वीर्य-कृत- ते तै. २, ७,१७,३.  
 वीर्य-वत्- वत् एआ. १, २,१;  
 ३, ७; जै. १५०; -वत: श. ४,  
 ४,२, १२; -वती तां. ४, ४, ९;  
 ११, ११, १२; -वते श. ४, २,  
 ३,१०; -वन्त: श. १, ३;४, १;  
 -वन्तम् श. ५;३,५,३०;१०,५,  
 २, ९; -वन्ती तां. १६, ४, ८;  
 -वान् ऐ. १,५;२,३६;४;११;६,  
 १८; ऐआ. १, १, ३; शां. १७,  
 ३; श. १,४,२;१; ३, ७,३,८;  
 ९,३,२५; ६, ७, ४,२; १०,५,  
 २,९;१०; का. २, १,१,७; जैउ.  
 २,२,३, १;३, ३,९; गो. २, ५,  
 १५. =वीर्यवत्- अद्र.  
 वीर्यवती- तीम्-शां. २८, १;  
 -त्य: श. ५,३,३;१४;५,१९.  
 वीर्यवत्तम,मा- म: ऐ. ४, ३;  
 ऐआ. १,२,४; शां. २८, १; श.  
 १,२,४,६;४,६,६,२-४;५; ६,

६,२,१;७,५,२,६; ८,१,४,४;६,  
 ३,२१;९,२,३,३; १३, १,२,५;  
 का. २, २, २, ५; -मम् ऐ. ६,  
 २१; श. ८, १,४, ४; तां. १६,  
 १३, ६; गो. २, ६, ३; -मा श.  
 ६,२,१,३२; तां. ६,४,१४; २५,  
 १०, ११; जै. १०२; -मा: श.  
 ८, २,४, १९; तां. ६, ३, १५;  
 -मे तां २०,१६;८.  
 वीर्यवत्तर- र: श. ६, ७, २,१;  
 ७, ३,१,२४;४,१,३१; ८, २,४,  
 १९;६, २,१२; ९, १,२, १४;२,  
 ३४; का. २,१,२,२; तां. ५, १,  
 १३; गो. १,३,१९; -र:इव का.  
 १,२,१,६; -रम् श. ८,२,४,१९;  
 ६,२, १२;७;२;३;९, ४,३,३;४;  
 -रौ श. ७,४,१,४४.  
 वीर्य-सम्मित,ता- त्तम् तै. ३,  
 ३,६,६; तैआ ५,३,४; -त्ता श.  
 ६;३, १,३३,५,२,१०; ७,१,१४;  
 १४,१,२,६; -ता: तै.१,१,९,५.  
 वीर्या-वत्- वता तैआ. १,९,७;  
 -वान् तै. २,८,३,७; ३,७,१,२;  
 ८,७,१.  
 वीर्यावती- ती: तै. १, ७,२,३;  
 ३,१,२,४. =वीर्यवत्-ती- यद्र.  
 वीर्यावत्तम- म: तै. ३,८,७,१.  
 वीर्यावत्तर- र: तै. २, १,४, ८;  
 ७,३,२;३. =वीर्यवत्तम-तर-यद्र.  
 वी-रुह(वि/रुह)- रुह: श.६,७;३,  
 २; तै. ३, १२,६,३; -रुहाम् तै. ३,  
 ७,४,७; -रुहाम् तै. ३, ११,४,१.  
 वीर्यर्धा- ध: -धम्-धे ऐआ. ५,१,३.  
 वीप्(वि/इप्),व्यैच्छन् तै. २,७,१७,३  
 ✓श्रुं, वृणते गो. १,२,२४; वृणीते  
 शांआ. ५,१; श. ४, १,१, २१;  
 ५,४,४, ८;६, ६,१,२१; १३,  
 २,३,२; तै. १,६,९,१;२; ३;८,  
 २२,२; तां. ६, ४,१;५,१८; जै.  
 २०९; वृणते श. १, ५, १, १५;

† ← वि-चय ← वद् ? । यया वधू- M.P. । † १ वरणे २ आच्छादने, संवरणे वेत्युभयम् ।

तै. ३,७,६,२; ११,६,३; तां. द.  
५,१६; वृणसे तैआ. द. ४, २;  
वृणे ऐ. द.७; जैउ. १, १६, २,  
६;८;१०;१२;३,६;८; मं. २, ६,  
११; वृणीमहे ऐ. ४, ३०; ३१;  
५,२;८;१७;२१; ऐआ. १, ५,३;  
शां. १,४; १६,३; १९,९;२०,२;  
२२,२; २५,९; शांआ. २, १८;  
९, १; ८; श. १, ४, १, ३४;  
३,८; तै. ३, ५,२, ३; ७, ६,१;  
तैआ. १, ११,३; तां. ११, ७,३;  
जै. १००;१३६; जैउ. १, १६,३,  
२;४; प. ५, १;७; गो. १, १,७;  
२, २३; वज्र शां. १, २; शांआ.  
३,१; श. १४,७,१,१; तै. ३,२,  
५,४; ३, ६,१; प. १, ४; वजिरे  
तै. ३,२,५,४; ३,६,१; वरिण्यते  
जैउ. १, १६,३,४; वृणाति तैआ,  
३, ११,३; वृणीत श. ३, १, ४,  
१८; १९; द. ६,१, २१; वृणासै  
श. ११, ५, ३, १२; वृणीताम्  
जैउ. १, ३,४, ४; वृणीष्व ऐ. १,  
७;३,३३; शांआ. १, ६; ५, १;  
श. ११,५,१,१२; तै. ३,११,८,  
४;५; वृणीष्व तै. २, ४,६,१०;  
जै. ६;१९३; जैउ. १, १६,२,५;  
गो. १,१,२३,२,१७;१९; २४;  
३,१; वृणीहि तैआ. द. १२, १;  
वृणाथाम् ऐ. २,३;२२; वृणीष्वम्  
श. १, ४, १, ३९; तै. ३, ५,  
२,३; वृणीष्वम् श. ८, ४,२,२;  
तां. १३, ४,१७; जै. २०९; वृणौ  
ऐ. १,७; ३,३३; तै. २, १,१,३;  
जै. २०९; गो. १,१,२३; २,१९;  
वृणावहं ऐ. २, ३;२२; तै. १,३,  
१७,१; तैआ. ५, १,७; वृणामहे  
तै. १, ६,७,४; तैआ. ५, १, ४;  
अवृणीत ऐ. १, ७; ३, ३३; शांआ.  
१,२; श. १,१,३,८; का. २, १,  
३,५; अवृणीत श. १,१,८; का.  
२,१,३,५; तै. २, ५,४; २,६,१५,

१,३; ३,२,५,४; ३,६, १,६,१५,  
१; तैआ. २,२,१; जैउ. ४,११,  
३,१; गो. १, १, २३; २, १९;  
अवृणाताम् ऐ. २,३;२२; अवृणत  
श. १, १,३,९; का. २, १,३,५;  
जै. १३६; अवृणीथाः ऐ. ७,१७;  
अवृणीध्वम् श. १,१,३,९; का. २,  
१,३,५; तै. ३, २,५,४;३,६,१;  
अवृणीमहि श. ४, ४, ४, १२;  
वृणीत ऐ. ३, ४६; शां. द. ११;  
श. ३, १,४,१८; १९; द. ६,१,  
२१; १४, ४,१,२३; प. २,१०;  
वृणीयात् गो. १, ३,१०;२,२,५;  
वृणीय गो. १,२,२४; अवृणत जैउ.  
१, १६,३,८; अवृणत श. ३, ५,  
१,१७; अवृथाः श. १०,३,४,१.  
वरीवृत्- वरुत्- वर्तय- वर्ध-  
वार्ध- गद्र.  
वृणान्,ना- ना तैआ. द. ३, ३;  
-नाः गो. १,३,१.  
वृत्- वृता ऐआ. ५,१,४. वृत्-  
वृत् द.  
वृत्- -त्तः ऐ. २, ३४; श. १, ५,  
१,२६; ३,५,१, १७; ११,४,१,  
१; ४-७; जै. १३६; जैउ. २,  
३,२,२; ३,२,२, ७; ५,१; गो. १,  
३,१; ६; -त्तम् तै. २, ३,२,१;  
६, १०,१; -ताः तै. १,४,७,७;  
तां. द. ५, १६; १७; जै. १३६;  
-तानाम् श. ११,४,१,१.  
वृत्, वृणुते तै. ३, १,३, २; वरन्ते  
ऐ. ४, २०; जै. १८०; अवृणीत्  
ऐ. ३,४२; श. द. १,१,९.  
वारयते तां. २, ६,११; वारयति  
तै. १,८,२,५; वारयात् श. १३,  
८, ४, १; वारयाम् तैआ. द. ९,२;  
वारयध्वात् ऐ. २, ६; वारयतात्  
तै. ३, ६, ६, २; अवारयत् तै. २,  
७; १४,२; तां. २०, ३, ३; अवा-  
रयन्त तां. ५, ३, ९; १८, ११, ४;  
अवारयन् तै. १, ५, १२, १; गो.

२, ५, १, २; ९.  
वारयित्वा गद्र. वृज्ज- अद्र.  
वृत्वा श. १,१,३,४; का. २, १,३,  
२; तै. २, ५, ८, ११; तैआ. ३,  
१२, १; तां. १६, १२, १; जै.  
१३९; प. २, १०; गो. १, १, ३; ७.  
वृत्वाय श. ६, ३, ३, ११.  
वृक्(√वृक्)- -कः शांआ. १२, ६;  
श. ५, ५, ४, १०, १२, ७, १, ८;  
तै. १, ८, ५, २; २, ४, १, १, ६, ११,  
७; तैआ. २, ५, २; जै. १६८;  
-कम् श. ५, १, ५, २२; १२, ७, ३,  
२१; तै. २, ६, १, ५; ७, १५, ६;  
-कस्य तै. २, ६, ४, ५; जै. १६८;  
-काः श. ३, ३, ४, १४; ११, ५,  
१, ८; -काः तै. ३, ७, १३, ३;  
-कासः श. ११, ५, १, ९.  
वृक्-ल्य- -ल्य श. १२, ५, २, ५.  
वृक्-लोम्- -लोम् श. ५, ५, ४, १८;  
१२, ७, २, ८, ९, १, ६.  
वृक्स- -सः तैआ. ४, ३०, १.  
वृक्क- -कयोः श. ३, ८, ३, १७;  
-कौ गो. १, ३, १८.  
वृक्ण(√वृक्ण)- -क्णः श. १४, ६, ९,  
३३.  
वृक्ष- -क्षः ऐआ. २, ३, ६; शांआ. ३,  
३; ११, २; श. २, २, ४, १०; ४, ५,  
३, १३; ११, १, ८, ६; १४, ६, ९, ३०;  
३३; ३४; का. १, २, ४, ७; तै. २, ८,  
९, ६; तैआ. १०, १०, ३; मं. १, ५,  
१; गो. १, २, १, ४; -क्षः ऽइव मं. २,  
४, ९; -क्षम् ऐआ. १, २, ४; शांआ.  
३, ५; श. २, ६, २, १७, ९, ३, ३,  
६; १४, ६, ९, ३४; का. १, ६, २, ८;  
तै. २, ४, ६, १; तैआ. १, ११, ५;  
तां. ४, ७, १०; जै. ३४; १६८;  
जैउ. १, १, ३, ३; प. १, ६;  
-क्षस्य श. १३, २, ९, ७; ५, २,  
५; तै. १, १, ३, १२; ३, ५, ७, ४;  
तैआ. ७, १०, १; १०, ९, १; सा.  
२, २, २; -क्षाः श. १, ३, ३, २९;

प. ५, ८; -क्षाणाम् शा. १, ३, ३,  
२०; -क्षात्ऽइव शा. १४, ६, ९,  
३९; -क्षे शा. १, ८, १, ६; ३, ७,  
१, १२; ४, ५, २, १३<sup>१</sup>; तैआ. ६,  
५, ३; -क्षौ तैआ. ६, ७, २<sup>१</sup>.  
वृक्षा(-क्षऽअ)-ग्र-ग्रम्, -ग्रे जैउ.  
३, ३, ३, ९; -ग्रेषु शा. ३, ३, ४, ७.  
वृक्ष्य-म् शा. १, १, १, १०; कां.  
२, १, १, ७, ८.  
√वृज्, वृज्क्ते ऐ. ६, ६<sup>३</sup>; शा. १, ५, ३,  
९-१३; तै. १, ५, ६, ५; ३, २, ५,  
१०; वृज्क्ते शा. ३, ३, १, १<sup>३</sup>; ९, २,  
१, १७; ३, ८; १३; २३; २९, ५, १,  
५३; १२, ७, ३, ४; तै. १, ४, ६, ३;  
४; ६, ७, ४; २, २, ६, ४; तां. ६, ५,  
१५; ७, ८; ८, ३, ४, ४, ७, ६, ७, ९,  
१, १३; १८; ४, २-४; १०; १४;  
१५; १२, १३, ३०; ३१; २१, १३,  
५; जै. ७८; ८१; १८७; १९१;  
जैउ. ४, ११, २, ७; गो. २, १, १८;  
२, ११; ५, १२<sup>३</sup>; वृजते तै. ३, १२,  
५, ११; जै. १६५: वृजन्ति ऐआ.  
१, ३, ४<sup>३</sup>; वृज्ते तै. २, ४, ३, २;  
ववर्ज जैउ. १, २, २, ३; अवृज्क्  
शा. १२, ७, ३, ४; तै. १, ५, ६, ५;  
अवृज्जत शां. १४, ५; शा. १, ५, ३,  
९-१३; अवृज्जत शा. ६, ६, ३, २;  
९, ३, ३, ८; १३; २३; २९; तै. १,  
४, ९, ३; ५, ६, ४<sup>४</sup>; २, ३, ५, २<sup>३</sup>; तां  
८, ३, ३; ४, ६; ६, ५; ६; ९, १, १२;  
१७; १२, १३, २९<sup>३</sup>; २१, १३, ४; जै.  
१४; ४९<sup>३</sup>; ७४; ८१; १५५<sup>३</sup>; १८७;  
१९१<sup>३</sup>; वृज्जीत शा. ९, २, १, १७;  
५, १, ५३; जैउ. १, २, २, ३; गो.  
१, २, ६; वृज्जीरन् तै. ३, १२, ५,  
११; वृज्जीयाः ऐ. ८, १५:  
वृज्जीय तां. ६, ५, १५; वृज्जी-  
यम् ऐ. ८, १५; वृज्जीमहि जै.  
१९१.

वृज्यते तै. ३, ६, ३, २; वृज्येत तै.  
३, ६, १३, १.  
वरीवृजत्-वर्वा-वर्जनीय- गद्र.  
वृक्त-वर्हिष्- -र्हिषः ऐ. ५, ६; शां.  
२३, १; शा. १३, ५, १, ९; -र्हिषे  
तै. ३, ११, ६, २.  
वृज्ज- -न्म् शा. ४, २, १, ९; तै. २,  
८, ४, ८; -नस्य तै. २, ४, ३, ८;  
७, ४, १; -ना तै. ३, ७, ५, १३;  
-नाः तां. ४, ७, ५; -ने ऐ. १, ९.  
वृज्जि- -न्म् ऐ. ५, ४; तै. ३, ३, ७,  
१०; -नात् तै. ३, ३, ७, १०.  
वृणह्युः† गो. २, ६, १४.  
वृणान, ना- १. वृत्-वृत्-वृत्त्वा/ १व द्र.  
√वृत्, वर्तते ऐ. ४, ७<sup>३</sup>; ५, ३३; शा.  
८, ४, १, ९; जैउ. ३, ४, २, १; ६,  
५, ५; ६; गो. १, २, ९<sup>३</sup>; ३, २; २,  
२, १०; वर्तन्ते दै. १, १९; वर्त-  
स्व तै. २, ३, १०, ३; सं. १, ६,  
१९; अवृत्त्वा शा. १४, ७, ३, ५;  
ववृत्त्याम् गो. २, ४, १५; वर्तेरन्  
शां. २६, १; तैआ. ७, ११, ४<sup>३</sup>;  
वर्तेथाः तैआ. ७, ११, ४<sup>३</sup>.  
वर्तयामसि तै. २, ५, ६, १; अव-  
वर्ति तै. १, २, ६, १.  
वरीवर्त्यमान-, वर्तनि-, वर्तमान-,  
वर्ति-, वर्तन्- गद्र.  
वृत्- वृत्ता तैआ. ४, ४२, ३; वृत्ताऽ  
इव तै. ३, ६, १०, १.  
वृत्, ता- -त्तः तै. १, २, ६, १; -त्तम्  
शा. १४, ७, ३, १; -त्तम्ऽइव शा. ७,  
५, १, ३८<sup>३</sup>; -त्तायाम् शांआ.  
४, ८.  
वृत्ता(-त्तऽअ)-न्त- -न्तम्, -न्तात्  
शां. २६, ३.  
वृत्ति-विचिक्त्सि- -त्सा तैआ. ७,  
११, ३.  
वृत्(√वृत्)- -वृत्ति सा. २, ६, १४;  
-वृत्तः. १, १, ३, ४; ५<sup>३</sup>; ६, ३, ९; १६;

१७<sup>३</sup>; ४, १; १३; १८; ३, ४, ३,  
१३; ९, ४, २; १४; ४, १, ३, २-४;  
४, ८; २, ५, १५; ४, ३, ४; ५, ५, ५,  
२; ६, ४, २, ३; १३, ४, १, १३; का.  
२, १, ३, २<sup>३</sup>; तैआ. १, १०, ६<sup>३</sup>;  
-वृत्त ऐ. १, ४; २६; २, ३<sup>३</sup>; २३; ३,  
१५; १६; २०; २१; ४, २२; ७, २८;  
ऐआ. १, १, १; शां. ३, ५; १५, २<sup>३</sup>;  
३<sup>३</sup>; २३, २<sup>३</sup>; शांआ. १२, २<sup>३</sup>; ३; ६; शा  
१, ६, ३, ७; २६; ३, ४; १२<sup>३</sup>; २१<sup>३</sup>;  
२, ४, ४, १५<sup>३</sup>; ५, ३, १-४; २०; ४,  
१; ९; ६, १, १; २, १; ३, ४; ४, १<sup>३</sup>;  
३, १, ३, १२; ९, ४, १४; १६; २५;  
४, १, ३, २; ४; ३, ३, ५<sup>३</sup>; ६; ७; ९;  
१७; ५, २, ३, ७; ८; ४, ३; ५, २८;  
६, २, २, १९<sup>३</sup>; ७, ४, १, १३; ९, ५,  
२, ४<sup>३</sup>; ११, १, ३, ५<sup>३</sup>; ५, ७; ८<sup>३</sup>; का.  
१, ३, ४, ९<sup>३</sup>; ५, २, १-४; १९; ३, १;  
९; ६, १, १; २, १; ३, ४; ४, १<sup>३</sup>; तै.  
१, २, ३, ३; ३, १०, १; ४, ७, ६; ६,  
१, ६; ७; ७, ४; ५<sup>३</sup>; ७, १, ६; ३, ७;  
२, ५, ४, ३; ६, ८, १; ८, ३, ६<sup>३</sup>; ७<sup>३</sup>;  
८; ४, ४; ५, १; ३, १, २, १; ५, १; ४;  
२, ९, २; ३, ६, १; ५, ७, ३; ८, ५,  
१; तां. ९, ५, ७; ११, ११, १२; १३,  
४; २३; १३, ४, १; १५, ११, ९; १८,  
५, २; ९, ६; ११, १<sup>३</sup>; २; ३; जै. ३३;  
७३<sup>३</sup>; १४२; १५८; १८३; -वृत्त्य  
ऐ. ३, २०; शा. १, ६, ४, २१<sup>३</sup>; २, ५,  
३, १८<sup>३</sup>; ४, ९<sup>३</sup>; ३, १, ३, १५<sup>३</sup>; ४, ३,  
३, १७<sup>३</sup>; ५, ५, १, १४; का. १, ५, २,  
१७; ५, ३, ९<sup>३</sup>; तै. २, ८, ३, ५; तैआ.  
१, १०, ७; तां. १८, ९, ६; सा. ३,  
७, ५; -वृत्ता ऐ. १, ४; २५; २, २०;  
८, ११६; शां. १, ४; तै. १, ५, ८, १;  
२, ४, १, ३; ४, ३; ५, ७; ३, ५, ६, १;  
-वृत्त्वा शा. ७, २, ३, २; तां १२, ५, २१;  
-वृत्त ऐ. ४, २; शा. १, २, ४, १; ३; ६;  
६, ३, १७; ४, १; ४; ४, १, ३, १;

† 'क्षम्' इति मुपा. अशुद्धः तु. शा. ‡ 'वर्जनीयः' इति G. सम्भावयति § 'त्रा' इति मुपा. चिन्त्यः ।  
तु. क्र. ९, ११०, १ ।

३, ५; ५, ५, ५, २; का. २, २, २, १;  
२; ५; तै. १, ५, ८, ३; ७, ६, ६; २, ४,  
१, ३; ७, ३, २; तैआ. ५, २, ९; तां.  
८, १, २, ५, २; ८, ९; १२, ६, ६; १३,  
५, २२; १४, ४, ५; २०, १५, ६; जै.  
५०; ६६; १४८; -त्रे शां. ३, ६;  
१५, २; श. ५, ५, ५, १; -त्रेण श.  
१, १, ३, ८; ९; का. २, १, ३, ५;  
-त्रेषु तै. २, ७, १३, १; सा. १, ८,  
१२.

वृत्र-खाद(√खाद्)- -दः ऐ. ५, १२.  
वृत्र-तर||- -म् तै. २, ५, ४, ३.

वृत्र-तुर- -तुरः श. ३, ९, ४, १६; -तूः  
तै. १, २, १, २१; २, ८, ३, ८.  
वृत्र-तुर्य- -र्यं श. १, १, ३, ८;  
९; का. २, १, ३, ५; तै. २, ८,  
३, ६; ३, १, २, १; २, ५, ४; ३, ६,  
१; -र्येषु ऐ. ५, ८; शां. २३,  
२; श. १३, ५, १, १०.

वृत्र-शङ्कु- -म् श. १३, ८, ४, १.  
वृत्र-हृत्(√हृत्)- -त्यम् श. १,  
६, ४, १२; -त्ये शां. २२, २; तै.  
२, ८, ५, ७; -त्येषु ऐआ. ५, २, १.  
वृत्र-हृन्- -ह्ना श. ११, १, ५, ७;  
८; -ह्ने ऐ. ८, २३; शां. ४, ३;  
श. ११, १, ५, ५; ७; १३, ५, ४,  
९; ११; -हणम् श. ६, ४, २, ३;  
-हणा तै. २, ४, ५, ७; गो. २, ३,  
१५; -हणा तै. २, ४, ८, ३; ८,  
५, १; ३, ६, ८, १; ९, १; -हृन्  
ऐआ. ४, १, १; शां. ९, ४; श. ४,  
५, ३, ९; तै. २, ४, १, २; ७, ८, १;  
१६, २; ३, ८, ४, ३; तैआ. २, ५,  
२; १०, १, ११; तां. ९, १०, १;  
सा. २, ४, ८; -हभिः तै. ३, ६,  
८, १; -हा ऐ. ३, २२; ४, २९;  
ऐआ. १, २, १; शां. ४, ३; तै. १,  
७, ३, ७; २, ४, १, २; २, ९; ५, १;  
७, ५; ५, ८, २; ६, ११, १०; १३, ३;  
१५, २; ७, १३, १; ३, ३, ११, ४;

५, ६, १; ७, ११, ४; तैआ. १०,  
१, ९.  
वृत्रहृन्तम(न्-तमप्)- -मः तै.  
२, ७, १३, २; १६, १; -मम् ऐआ. १,  
१, १; तै. २, ५, ८, ४; ६, १७, २; -मा  
तै. २, ४, ५, ७; -माय ऐआ. ५, २, २.  
वृत्रह-वत्(मत्तुप्)- -वत् शां. २२,  
२; तां. १०, ६, २.  
वृत्रा(त्रऽअ-)-भि-प्रक्षरि(त-→)ता-  
-ताः श. ७, २, ३, २.

वृथा ऐआ. २, ३, ६; तै ३, ३, २, २;  
जै. १२८; वृथाऽइव तै. ३, २,  
८, ८; प. ३, १.  
वृथा-माँस- -म् श. ११, ७, १, २.  
वृथो(थाऽउ-)-दक्- -कानि श. ९,  
४, ३, ९.

√वृध् वर्धते शां. १३, २; श. १, ६,  
३, ११; ८, १, ४; २, २, १, १२; का.  
१, २, १, ९; तै. १, १, ९, ७; वर्धते  
श. १, ८, १, २८; १०, २, ३, ६; १३,  
२, ७, ४; १४, ७, २, २८; तै. २, ८,  
७, ४; ३, १२, ९, ७; जैउ. ४, ६,  
३, २; गो. १, २, ४; वर्धन्ते शां.  
२७, ३; श. १, ५, ३, १२; ३, ६,  
१, १०; तै. २, १, ४, ७; तैआ. ८,  
२, १; वर्धन्ति श. १, ८, १, २८;  
तै. ३, ५, २, ३; ६, १, ३; १०, २;  
वर्धसे श. २, २, ३, २३; वावृधे  
ऐ. ५, ८; १९; ऐआ. १, ३, ७; ५,  
१, ६; २, २; शां. २३, २; शांआ.  
२, ८; श. ४, ३, ३, १८; १३, ५,  
१, १०; तै. ३, ५, ६, १; ७, ४, ५;  
तैआ. १०, १, १५; तां. १३, ४,  
१४; गो. २, ४, ३; ववर्ध तैआ.  
६, ३, १; जै. १८०; वृधातः तै.  
२, ६, ८, ३; वर्धान् श. १, ८, १,  
२८; तै. ३, ५, ८, ३; १३, ३; वर्धासे  
का. १, २, ३, १९; वर्धताम् तै.  
२, ५, ५, १; गो. १, २, ४; वर्धतु  
ऐ. १, १३; शां. ७, १०; वर्धन्तु

तै. ३, ११, ३, १; वर्धस्व श. १,  
६, ३, ८; १०; ११; वर्धस्व श. १,  
८, २, ४; १४, ३, १, २३; तैआ. ४,  
११, ४; गो. २, ४, ३; वर्ध शां.  
२५, ६; २६, ११; तै. २, ८, ५, ९;  
वर्धत ऐ. ४, ३२; शां. १९, ९;  
२०, ३; अवर्धत तै. १, १, १०, १;  
अवर्धत तै. २, ८, ३, ४; अवर्ध-  
ताम् तै. २, ६, ७, ३; १०, २-४;  
२०, २; ३; अवर्धन्त तां. ११,  
११, ४; १२, १२, २; १३, ४, १४;  
९, ९; जै. ४५; ७१; अवर्धन् ऐ.  
३, २०; शां. १५, ३; श. ६, ७,  
४, ५; अवर्धन् तै. २, ८, ३, ५;  
वर्धिपीमहि श. १, ८, २, ४; १४,  
३, १, २३; तैआ. ४, ११, ४;  
अवृधत् ऐ. ६, १८; १९; ऐआ. ५,  
२, २; शांआ. १, २; गो. २, ६, १.  
वर्धयते तै. ३, ७, ६, ४; वर्धयति  
शां. ३, ५; श. १, १, ४, १९; २०;  
६, १, १, ६; वर्धयति का. २, १,  
१, १४; वर्धयन्ति ऐ. १, २६;  
२, २; ५, ३; श. ८, ७, ३, ७; वर्ध-  
यन्ति श. १२, ८, १, २; तै. २, ५,  
६, ५; ३, ३, ६, ४; तैआ. २, २०,  
१; तां. ११, ११, ४; १२, १२, ३;  
१३, ९, ९; वर्धयथः श. १, ६, ३,  
१३; वर्धयामि ऐ. ८, २७; वर्ध-  
यामः तै. ३, ५, ६, १; तां. १, ५,  
७; वर्धयामसि श. १, ४, १, २५;  
तै. १, २, १, १०; २, ८, ८, ८; ३,  
५, २, १; वर्धयन्तु श. ६, २, १,  
२५; २६; वर्धयस्व श. ६, ६, ४,  
१२; तै. ३, ७, १३, १; वर्धय  
शांआ. २, ९; श. २, ३, ४, १३;  
७, १, १, २८; का. १, ४, १, ११;  
२२; २७; तै. १, २, १, १६; २, ४,  
७, ७; ५, ८, ८; अवर्धयत् तै. २,  
६, १०, १; ५; ६; २०, १; ४; ५;  
तां. १०. ७, ५; अवर्धयन् तै. २,

॥ स्वरस्त्वन्वेष्यलक्षणः । ष 'वावृधो इति' इति मुपा. ? । ङ सस्वरो मुपा. संहिता(य. १२, ४४; ५२)-विरोधाच्चिन्त्यः ।

४, ३, ३; ६, ७, ३; १०, १; ४; १३, ३; २०, १; ४; अर्धयन् तै. २, ६, १३, १; अवीवृधत श. १, ९, १, ९; १०; तै. ३, ५, १०, २; ३; ४; अवीवृधेताम् तै. ३, ५, १०, ३; ६, १५, १; अवीवृधन्त श. १, ९, १, १०; तै. २, ६, १५, २; अवीवृधन्त तै. २, ६, १५, २; ३, ५, १०, ४; अवीवृधन् ऐ. ५, ७; ऐआ. ७, ३, १; शां. २८, ८; श. ८, ७, ३, ७; ९, २, ३, २०; २२; तै. २, ७, १५, ५; १६, ३; तां. ११, ११, ४.  
 वावृधस्वा तै. २, ५, ८, ११.  
 वर्धन- वर्धमान- नां, वर्धयत्-न्ती-वर्धयमान-वर्धयित्वा, वावृधान- गद्र.  
 वृद्ध, द्या- -दधे: शां. १३, २; तै. २, ७, ६, ३; जै. ६२; -दधम् प. ४, ६; सं. ३; -दधान् तै. १, ७, २, ५; -दधानाम् तै. १, ७, २, ३; ४; -दधाम् तै. १, ७, २, ४.  
 वृद्ध-यन्त्र- -न्त्य ऐ. ३, ४८.  
 वृद्ध-वत्(मतुप्)- -त् शां. २६, ११; १३; शांआ. १, २; २, १; ५; १०.  
 वृद्धवती- -त्य: शांआ. २, ७; -त्या शांआ. २, ८=१०.  
 वृद्ध-प्रवस्- -वा: श. ५, ३, ५, ३३; तैआ. १, १, १; २१, ३; १०, १, ९.  
 वृद्धा(-दधडा-)-यु- -म् श. ३, ६, १, २४.  
 वृद्धा(-दधडा-)-वृद्ध-दधयो: सं. ३.  
 वृद्धि- -दधय: श. ३, ६, १, २४; -दधि: श. ७, ४, १, ४५; १०, २, ३, ६; -दधिम् श. १३, २, ७.

४; तै. २, ५, २, १; -दधौ सा. ३, ९, ५; -दध्या श. १३, २, ७, ४; -दधै श. १३, ४, ९, १५; तै. ३, ३, ६, १०; ७, ८.  
 वृद्धि-कर्मन्- -र्मण: दै. ३, ११.  
 वृध्- वृधे तां. १३, ९, ९.  
 वृध्- -धस्य शांआ. २, १०; -धांस: ऐ. ५, १८; शां. २५, २; २६, ११; शांआ. १, २; तै. २, ८, ६, ३.  
 वृधत् गो. १; १, १; १०; २१; २, २, १४.  
 वृधत्- -धन्तम् तां. १२, १२, १.  
 वृधन्वत्(-धन्+मतुप्)- -न्वत् ऐ. ८, ३१; ३२; ५, ६; १८; १९; -न्वन्तो शां. ३, ५; श. १३, ४, १, १५; -न्वान् ऐ. ४, ३१; ५, ७.  
 वृधात्- -न्न तै. २, ८, ३, २; -न: शां. २६, १३; श. १३, ८, ४, ९; तैआ. ४, २०, २; -ना तै. २, ८, ४, ५.  
 वृन्दारक- -क: श. १४, ६, ११, १.  
 वृश- -श: तां. १३, ३, १२; जै. १८०; -शम् जै. १८०.  
 वृश्र-शठ- -ठ: सा. ३, ६, १२.  
 वृश्रिक- -क: शांआ. १२, ६.  
 वृष, वृषति ऐ. ४, २५; ऐआ. ३, १, २; शांआ. ३, २; श. १, ३, १, २५; ५, २, १९; ७, १, ३; १८; २, २, ३, ८; ३, १, १६; ६, २, ७; ३, ७, ४, ४; ७, ५, २, ४१; ८, २, ३, ८; का. १, २, ३, ६; ३, १, ९; ६, ३, ५; तै. १, ७, ५, ३; वर्षति श. १, ८, ३, १२; ४, ३, १, १६; ७, २, ४, ५; ८, २, २, ५; ३, २, ५; ६; १०, ६, ४, १; ११, १, ६, १६; २, ७, ३, २; १२, ४, १, ७; ११; १३, १, ९, १०; तै. ३, ३, ६, ४; १०, ३; ८, १३, २; तैआ. ५, ६, ११; १०, ६, ३, १; तां. २०, १६, १; जै. १८; १११; ११३.

जै. १, १२, २, १; ३, १, १, १०; गो. २, ६, १२; वर्षन्ति शांआ. ७, ४; श. ५, ३, ४, १३; तै. ३, १२, ७, ४; वर्षन्ति श. ३, ८, २, २२; १२, ३, २, ५; वर्षिष्यति श. ३, ३, ४, ११; वर्षतु ऐआ. ५, ३, २; श. १, २, ४, १६; १७; १९; का. २, २, २, ९; १०; ११; तै. ३, २, ९, ३; वर्षतु श. १३, १, ९, १०; तै. ३, ८, १३, ३; तैआ. ६, ४, १; वर्षन्तु तै. २, ७, १६, ४; अवर्षत् ऐ. ४, २७; जै. १८; वर्षत् श. ७, २, ४, ५; जै. १८.  
 वर्षयतम् तै. २, ४, ५, ४.  
 वर्ष-वर्षत्-न्ती-वर्षयन्ती- गद्र.  
 वृष- -प: जै. १८०; -पम् जै. २०९; जैआ. २, १६, ३; -पस्व आ. जैआ. १, ५२३.  
 वृषाय्, अवृषायिपत मं. २, ३, ७; अवृषायध्वम् मं. २, ३, ६.  
 वृषायमाण- -णा: तै. २, ५, ४, २; ६, ८, ४.  
 वृषक- -क: तां. १, ५, १२; -कम् आ. जैआ. १, २६३; ५०४; -काणि आ. १, ४७९; जैआ. १, ४८०.  
 वृषक-ह्येन- -न्तै जैआ. २, २०, ५.  
 वृषन्- -पण: श. १, ४, १, ३२; तै. ३, ६, ९, १; -पण: तै. २, ८, ५, ६; -पणम् श. १, ४, १, ३२; ६, ४, ४, ८; तै. २, ४, ३, ६; ५, ६, १; ६, ८, ३; ४, ७, १३, ४; ८, २, ६; ४, २; ३, ५, २, २; सा. ३, ६, ५; गो. २, ४, २; -पणा श. ४, ५, ३, १०; तै. २, ४, ३, ११; ५, ७; -पणा ऐ. १, २, २; तै. २, ८, १, ५; -पणे तै. १, २, १, २१; -पम् ऐ. ४, ४, ५, १२; शां. १७, ४; श. १, ४, १, ३२; तै. ३, ५, २, २; ६, १०, १; -पभि: तै.

ॐ मस्यरो मुपा. बाह्वृच(१, ११, १)-विरोभात्चिन्त्यः । † अभ्यासे संहितादीर्घः । 'वृधस्व' इति पपा. ॥  
 क्र. ६, १७, ३ द्र. ॥ अनुवृद्धयः' इत्येकं पद्माहतुः उ. म. । तत्र स्वरैवम्यात् । तु. = च. ५, २३ द्र. । इत्वररहितो  
 मुपा. प्रामादिकः । तु. अ. ७, ११०, २ द्र. । मध्योदात्तः इति मैसं. ४, १२, ६-१

२,८,५,१;७,७; -पा ऐ. ४,३२;  
 ५, ८; १२; ३, ३; ऐआ. १,  
 २,१;४; ३,१;५; ४,२; शां. ३,  
 ५;१३,४; २०, ३; २२,२;२३,  
 २;६; शांआ. १२,७; शा. १, १,  
 ११,१८;२०;२,५,१५; ३,१,९;४,  
 १,२९;३३; ४,३; ५,३,१५;७,  
 २,१२;९,२,२१;२३;२४; २,१,  
 १,४;४,४, २३; ५,१, १,१;३,३;  
 १,११;८, ५,७; ४, ४,२, १०;  
 १५;१८;६,७,१,१;१२;६,३,१,  
 ३०;३,१८;४, २,४;४,८; ६,  
 २,८; ७, ५,१, ६; ७: ३८;२,  
 २४;१०,१,१,९;१२, ८,२,६;  
 १३,१,६,१; २,७,५,८, ५;५,२,  
 ३;१४, १,२,२०; ४,१६; ३,१,  
 २३;२६; का. १, १, १,२; ३,४,  
 ११३;४;३,९; २,१,१,१३;१४;२,  
 ३,१४;४,६; तै. १,५,८,३;७,५,  
 ११;२,४,१,३;३, ८,५,१; ७,१;  
 ५,१,१;८, १,२; ६,८,४; ७,१३;  
 ११;८,३,६;३,३,२,३,५; ५,२,२;  
 ७,१०,४;११,४;१०,८,१; तैआ.  
 ११,२६;३,४;११,६; १३,१;९,३,  
 ५;९,८;९; १०,१,९;१५; तां. १,  
 ७,१;४,३,८;६;१०,९;१३; ९,  
 ४,३; ११,५,१६; ६,३;८,१; ४;  
 ११०,६; १४,३,१;१५,३,४; १८,  
 ८,१३; आ. २,६,३;गो. १,३,२३;  
 -पाणः शा. १३, ३,३,७; तै. ३,  
 ५,२,३;८,२१,१; -पाणम् शा. १,  
 २,५,१५; ६, ४,४,८; का. २,२,  
 ३,१४; तै. २, ४,५,१; ६,८,२;  
 तां. ६, १०,९; -पाणौ तैआ. १,  
 २६,३; गो. २, १, १८; -पगः ऐ.  
 ४,३,३; शां. २०,३;२१,३; २२,  
 ३; शा. ४,१,१,९; ५, ३,४,५;  
 १४,१,२,३०; तै. २, ४,३, १२;  
 ३,९,५,५; तैआ. ४,३,१,५,३,

५; तां. ६,१०,१६; १८; सा. १,  
 ४,१७; -पगः शा. १, ७,२, ११;  
 १३;९, २,२४; -पगे ऐ. ४, ११;  
 ३३; शां. १९,९;२०,३; २२,३;  
 तै. १,२,१,९;२,८,४,३.  
 वृषण(-ञञअ)-श्व-श्वस्य शा. ३,  
 ३,४, १,८; तैआ. १, १२, ३; प.  
 १,१.  
 वृषण्वत्(-ञमलुप्)-ण्वत् ऐ.  
 ४,४; ३१;३२;५,६;१८; ऐआ.  
 १, २,१; ३; शां. २०, ३; २२,  
 २; तां. १०,६,३;११,६,३;८,५;  
 -ण्वन्तः तां. ११, ६, ७; -ण्वन्त्वम् शा.  
 १,४,१,३३; -ण्वान् ऐ. ५, ७.  
 वृषण्वती-ती शां. २२, २;  
 -तीः ऐ. ६, ९;११; १२; -तीम्  
 तां. ९, ४,३; -त्यः तां. ११,८,  
 २;५; १२, ९, २४; १३, ३, २६;  
 १४,३, २,१८, ८, १३.  
 वृषण्वसु-सु ऐ. २, १८;४,३२;  
 शां. २०,४; २२,२; -सु शा. ६,  
 ३,२,३; गो. २, ४, १६.  
 वृष, वृषा <- वृष, वृषन्  
 वृष-त्व- -त्वेभिः ऐआ. १, २, १;  
 तै. २, ४, ३, ८.  
 वृष-दंश- -शस्य तां. ८, २, २.  
 वृष-धत- -तस्य तै. २, ४, ३, १२.  
 वृष-पवन्- -वीं तै. २, ४, ३, १२.  
 वृष-शुष्म- -ष्णः, -ष्णात् वं. २.  
 वृष-शुष्म- -ष्मः ऐ. ५, २९; शां.  
 २, ९; -ष्मेण जै. १४३.  
 वृष-सेन- -नः शा. ५, ३, ४, ६;  
 तै. १, ७, ५, २.  
 वृषा-कपि- -पिः ऐ. ६, २९; ३०;  
 ३६; गो. २, ६, ७-९; १२; १६;  
 -पिम् ऐ. ५, १५; ६, २९; ३०;  
 ३१; ३२; शां. ३०, ५; गो. २,  
 ६, ८; ९; १३; -पेः ऐ. ६, ३२;  
 गो. २, ६, १२.

वृषाकपि-त्व- -म् गो. २, ६, १२.  
 वृषा-रव- -वाय तै. २, ५, ५, ६;  
 -वौ शा. १२, ५, २, ७.  
 वृषण- -शौ शा. ३, ४, १, २१;  
 ६, ३, १०.  
 वृषभ- -भ. ऐ. १, २, ८; ८, २०; तै.  
 २, ४, ७, ४; ५, ८, १; ८, ६, ९; तैआ.  
 १०, १०, २; तां. २, २, १५; २१,  
 ९, १६; -भः ऐ. ५, ४; ८; ६, १८;  
 १९; २०; ऐआ. १, २, २; ५, १,  
 १, २, ३; शां. २३, १; शा. ३, ३,  
 ४, २; ७, ५, १, ९; ९, २, ३, ६;  
 १४, ४, २, ७; तै. १, ५, ८, ३; २,  
 ४, १, ३; २, ६; ३, ११; ५, १, ५; ८,  
 १, ६, ८, ४; ७, १३, १; ८, ५, ९; ३,  
 १, १, १; ७, २, ७; तैआ. ४, ४, २,  
 ५; ६, ३, १; १०, १०, २; तां. ११,  
 ५, १६; जै. १, ९, १, ३; २, ७;  
 ८; ३, ७, २, ७-१०; गो. १,  
 २, १६; २, ४, १; ३, ६, १; ३;  
 -भम् ऐ. ६, १०; शां. २५, ६;  
 २८, ३; शा. ४, ३, ३, १४; तै. २,  
 ४, ५, १; ७, ३; ६, ७, २; ८, ३, ४, ५,  
 ९; ३, ६, १०, ३; तैआ. ३, १५, १;  
 ३; गो. २, २, २०; -भस्य, ऐ. ५,  
 ५; शां. २२, ८; शा. ५, ४, २, ५;  
 ११, ५, ९, १०; तै. २, ४, ७, १; ७,  
 ७, ३; -भा जै. ८३; -भा तै.  
 २, ८, ४, ६; -भाय तै. १, २, १,  
 ९; २, ४, ७, १; ३, १, २, ३; -भायऽ  
 इव तैआ. ६, ४, १; -भेण तै. २,  
 ४, ७, २; ८, ४, ४.  
 वृषभ-वत्(मलुप्)-वत् शां. २३,  
 १; २.  
 वृषभ-श्रद्धा(-ञञअ)-म-मणि-  
 -म् शांआ. १२, ८.  
 वृषल- -लः शा. १४, ९, ४, १२.  
 वृषली- -लीं शा. १४, ९, ४,  
 १२.

† =य. ५, २ । <-वृषन्- इति उ. सा. म. । परसुत्तरत्रस्यले 'वृषणौ-वृषणस्थानीयौ द्वभौ' इति न्याचरस्यौ  
 ऋसा. । तथैव च साधु भातीति ङ्ग. टि. इ. ।

वृष्ट- षात् श. १, २, २, ६;  
७, १, २; ८, ३, १५; २, ६, ३, ७; ४,  
२, २, १५; १४, २, २, २७; का. १,  
६, ३, ५; २, २, १, ५; जैड. १, २,  
३, १.

श्वेष्टि- ष्ये का. २, २, १, ५; -ष्टिः  
ऐ. २, ४; १२; ४१; ८, २, ८; ऐआ.  
३, १, २; शांआ. ३, २; ७, ४; श.  
१, ८, ३, १२; ३, ८, २, २२; ५, ३,  
५, १७; ७, २, ४, २; ४, २, २२; ५,  
१, ८; ८, २, ३, ५; ४, २, ६; ६, १,  
२०; २, २; २, ३, ३, १०; ११, १, ६,  
२४; १२, १, १, ३; ४; ८, ३, ११;  
१३, २, ६, १४; १४, ९, १, १३; तै.  
१, ७, १, १; ३, २, ३, २; ९, ३; ४; २,  
१, २; ३, ७, ७, ८; ९, ५, २; १०, ९,  
१; २; तैआ. १, २, ६, ५; ३, ९, २;  
तां. ११, ८, ११; १२, ८, ८; १३,  
५, १३; जै. १०३; १०६; २००;  
गो. १, ४, ३; ४; ५; -ष्टिःऽइव तां.  
१२, ८, ८; -ष्टिभिः तैआ. १, ९,  
५; -ष्टिम् ऐ. २, ४; ४१; ८, २, ८;  
ऐआ. २, १, ७; शांआ. ७, ४; श.  
१, ८, ३, १४; १५; ३, ८, २, २२;  
७, २, ४, १-४; ६; ४, २, २२; ८, २,  
३, ४; ५; ६; ४, २, ६; ११, ५, ३, ७;  
१२, १, १, ३; १३, २, ६, १४; १४,  
५, ५, १६; ९, १, १४; १९; तै. १,  
६, ४, ५; ७, १, १; २, १, १, १; ५,  
५, ३; ३, २, ३, २; ९, ३; ३, १, ३;  
९, ४; ७, ५, ९; ९, ५, ३; तैआ. ५,  
१०, ६; तां. १, ९, ६; ६, १०, १६;  
१८; ८, ५, ९; ८, १७; ११, ८, ११;  
१३, ५, १३; जैड. १, ३, ३, १; ४,  
८, ४, ४; गो. २, २, १३; -ष्टेः ऐ.  
८, २, ८; श. १४, ९, १, १९; -ष्ट्य.  
ऐ. १, ७; ४, २७; श. १, ८, ३, १२; ३,  
७, ३, १, २०; तै. ३, ३, ९, ४; जै.  
१९४; जैड. ४, ८, ४, ४; प. १,  
२; गो. २, १, १७; -ष्ट्यं श. १,  
२, ३, ६; ७, १, २; ४, २, २, १५; ९,

३, ३, १०; ११; १४, २, २, २७; तै.  
१, ७, १, १; तां. १, ९, ६.  
वृष्टि-काम- -मः श. १, ५, २,  
१९; ८, ३, १२; तैआ. १, २, ६, ५;  
तां. ८, ८, १८; जै. १८; ७०; ११३;  
-मस्य तैआ. ५, ११, ६; -माः  
जै. ७०; -माय तां. ६, १०, १५;  
८, ८, १९; सं. २.  
श्वेष्टि-मत्- -मान् श. ३, ३, ४, ११.  
वृष्टि-वृनि- -न्येश. १४, २, १, २१;  
तैआ. ४, ८, ४; ५, ७, ७; -नि ऐ.  
३, १८; -निः श. १४, २, १,  
२१; तैआ. ५, ७, ७; -निम् ऐ.  
२, २०.  
श्वेष्टि- -ष्ट्यः तै. ३, १२, ७, ४;  
-ष्टिः तै. २, ८, ६, ६; ३, १, २, ४;  
तैआ. १, २४, १; -ष्ट्यौ तैआ. ९,  
१०, २.  
वृष्टि-घो- -घावा तै. ३, ५, १०, २.  
श्वेष्टि-मत्- -मान्ऽइव तै. ३, ५,  
७, ४.  
वृष्ट्वा ऐ. ८, २, ८; श. २, २, ३, ८;  
का. १, २, ३, ६; तै. ३, ११, १०, ३.  
वृष्टिग- -ष्टिगः श. ८, २, ४, २; -ष्टिगम्  
श. ८, २, ४, २; -ष्टिगः श. ३, ५,  
२, १८.  
वृष्टिग- -ष्टिगानि तै. २, ४, ५, २;  
-ष्टिभिः तै. २, ८, ३, ६. = वृष्ट्य-  
वृष्ट्य- -ष्ट्यम् श. ७, ३, १, ४६;  
तां. १, ५, ८; -ष्ट्यानि ऐ. ४, ३, २;  
श. ७, ३, १, ४६; -ष्ट्येभिः ऐ.  
५, १२; शां. १३, ६.  
वृष्ट्यवयति श. ३, १, २, १९; तै. २,  
६, ४, १; २; वयतः तै. २, ५, ५, ३;  
वयन्ति तै. २, ६, ४, १; तैआ. १०,  
१, १; वयत ऐ. ३, ३८; अवयन्  
तां. १, ८, ९; सं. १, १, ५.  
वयत्-वयित्री- गद्र.  
वेग(√विञ्)- -म् तां. १४, ५, १५.  
वेट् श. ९, २, १, ८; ९; ३, ३, १४.  
वेट्-कार- -रः श. ९, २, १, ७; ३,

३, १४; -रेण श. ९, २, १, ७.  
श्वेष्टि- -ष्टुः श. ६, ३, १, ३२; -ष्टुम्  
श. २, ६, २, १७; ६, ३, १, ३१;  
-ष्टुनाम् श. १, १, ४, १९.  
श्वेष्टि- -ष्टुः तैआ. ५, २, ४; ३, २; -ष्टुना  
तैआ. ५, ३, २; -ष्टुनाम् का. २,  
१, ३, २१; -ष्टुः का. १, ६, २, ८;  
आ. जैआ. १, ५, २५.  
वेणु-भार- -म् तै. ३, ९, ७, १.  
वेणु-यव- -वान्, -वेणु शां. ४,  
१३.  
वेणु-यष्टि- -ष्ट्याम् श. २, ६, २, १७.  
वेतस- -सः श. ७, ५, २, ११; ९, १, २,  
२२; २४; १२, ८, ३, १५; १३, ३,  
१, ३; तै. ३, ८, ४, ३; १९, २; २, ४;  
-से श. ९, १, २, २७; -सेन श.  
९, १, २, २४.  
वेतस-शाखा- -खया श. ९, १, २,  
२०; जै. १२३ -खा श. ९, १, २,  
२२; २३; तै. ३, ८, ४, ३; -खायाम्  
तै. ३, ८, १९, २; -खासु श.  
१३, ५, ३, ८; तां. २१, ४, १३.  
वेतस्वत्- -स्वति तां. २१, १४, २०.  
वेत्तवै(वेष्ट)(√विद) तै. ३, ७, १, ९.  
वेत्तोस्(ः) जै. १८४.  
वेत्स्यमान- -नाः श. ४, १, ३, ५; १४,  
१, १, १२.  
श्वेद(√विद)- -द श. १, ९, २,  
२३; -दः ऐआ. ५, ३, २; शांआ.  
४, ११; श. १३, ४, ३, ३; ६-१४;  
१४, ४, २, २८; ८, १, १; ९, ४, २५;  
तैआ. ४, ४, २, ५; १०, १, १६; जै.  
२१२; जैड. १, २, १, १२; १५, १,  
१; ४, ११, ४, ३; सं. १, ५, १७; गो.  
१, १, ५; ८; ९; -दम् शांआ. १४,  
१; २; १४, ९, ४, १३; तैआ. २, १५,  
१; १६, १; ७, ११, १; तां. २०, १५,  
१०, जै. १२५; १७४<sup>१</sup> १८२; जैड.  
१, २, १, ३; ४; १०; ३, १, ३; ५, २;  
प. १, ३; गो. १, १, ५; ८; -दयोः  
श. १०, ४, २, २४; -दस्य

ऐआ. २, ७, १; जै. १६६; जै. १, १,  
१, २; १७, २, १; आ. १; सं. ३-दाः  
ऐ. ५, ३२; द. १५; ऐआ. १, ३, २;  
२, २, ३; ३, १, ६; २, ४; शांआ. ७,  
१९; ८, ५; १३, १; सा. १०, ४, २, २५;  
११, ३, ३, ७; ५, ८, ३; १२, ३, ३, २;  
४, ९; ११; १४, ४, ३, १२; ६, ७,  
१८; ७, १, २३; ३, ६; ७; ९,  
२, ४; तै. २, ३, १०, १; ३, १०, ११,  
४; तैआ. ३, ११, १; ७, ५, ३;  
जै. १, ७, २, ४; ४, १०, ४, ८;  
प. ४, ४; गो. १, १, २९; ३१;  
३३; ३७-३९; २, ९; १०; १६; ३,  
१६; ४, २४; ५, २४; २५; २, ६, ७;  
-दान् ऐ. ६, १५; ऐआ. ३, २, ३;  
शांआ. ८, ३; सा. ३, २, ४, ५; ११,  
५, ८, ४; १२, ३, ४, ११; १३, ४, २,  
१५; १४, ६, ७, १८; ७, ३, ७;  
९, ४, १५; तै. २, ३, १०, ३;  
जै. १, ७, २, ४; प. १, ५; गो. १,  
१, ६; १०; १६; २९; ३१; ३२;  
२, ९; १८; २४; ३, १; -दानाम् ऐ.  
५, ३२; ऐआ. ५, ३, २; शां. ६,  
१०; शांआ. २, १; सा. १२, ८, ३,  
२३; १४, ५, ४, ११; ७, ३, ६;  
१२; तै. २, ८, ८, ५; जै. ४,  
१, ४, ४, २; ३, ४, ५, ७; गो. १,  
१, १४; २५; २७; ३८; ३, ३; १९;  
५, १६-१९; २, ५, ७; -दे सा.  
१२, ३, ३, २; गो. १, ५, १०; १;  
-देन सा. ५, ५, ५, १५; तै. २, ६,  
२, ३; जै. १, १, १, १; २, १, १;  
२; १२; १३; -देभ्यः सा. १४, ६, ७,  
१८; गो. १, १, २०; -देषु सा. १२,  
३, ४, ११; १४, ६, ७, १८; सा. १,  
२, १०; गो. १, १, ३८; ३९; २, ५;  
२४; ३, १; १६; ५, २४; २५; -द्वैः  
शां. ६, ११; सा. ५, ५, ५, ५; तै. ३,  
१२, ९, १; गो. १, १, ६; १०; ३७;  
३, २; ४, २४; ५, २४; -द्वौ शां. ६,

११; सा. १०, ४, २, २४; १४, ९,  
४, १४.  
वेद-पारग- -गैः गो. २, २, ५.  
वेद-पुरह- -पः ऐआ. ३, २, ३;  
शांआ. ८, ३.  
वेद-मय- -यः ऐ. १, २, २.  
वेद-रहसिकी- -की गो. १,  
१, २, ७.  
वेद-विद्- -वित् सा. १४, ६, ७, ४;  
-विदि तैआ. २, १५, १-विद्भ्यः  
तैआ. २, १५, १.  
वेद-शरीर- -रैः प. ४, १.  
वेद-शिरस्- -रः शांआ. १३, १.  
वेदा(-दऽअ-)हनन्- -नाय तैआ.  
१०, १, ६.  
वेदा(-दऽअ-)दि- -द्वौ तैआ. १०,  
१०, ३.  
वेदा(-दऽअ-)नुवचनु- -नम् तैआ  
७, १०, १; -नेन शांआ. १३, १; सा.  
१४, ७, २, २५.  
वेदा(-दऽअ-)न्त- -न्ते तैआ. १०,  
१०, ३.  
वेदान्त-विज्ञान-सुनिश्चितार्थ-  
-र्थाः तैआ १०, १०, ३.  
वेदो(-दऽअ-)पनिषद्- -पत् तैआ.  
७, ११, ४.  
वेदना- -ना तैआ. १, ८, २.  
वेद- -न्द सा. १, ९, २, २३; -दः  
तै. ३, ३, २, १; ७, २; ८, ९; ९, ११;  
७, ६, १३; तैआ. ५, ४, ४; १०,  
६४, १; -दम् शां. ३, ९; सा. १, ९, २,  
१; २१; २२; तै. ३, ३, ९, ११;  
-दस्य सा. १, ३, १, ११; ९, २, १६;  
का. २, २, ४, ८; तै. ३, ३, २, १;  
-दे शां. ३, ९; ७, ३; -देन सा.  
१, ९, २, २४; १४, २, १, १६; तै. ३,  
२, ८, ८; ३, ७, २; ८, ९, १०.  
वेद-नृण- -गानि शां. ३, ९.  
वेदा(-दऽअ-)विशेष- -म् शां. ३, ९.  
वेदि- -दिः ऐ. ५, २५; २८; सा. १, १, २,

९; २, ५, ७; ९; १०; १५; २६; ३, १,  
२; २१; ३, २; ९; ९, २, २१; २४; २,  
५, ३, ५; ११; ३, ६, २, ५; ७, २, १;  
७, ३, १, १५; १८; २७; ५, २, ३१;  
८, ६, १, १९; ३, ६; १५; ९, १, २,  
११; ४, २, ३; १०, २, ३, १; ४; ५; ७;  
११, ४, १, १६; १२, ८, २, ३६; ३, ६;  
९, १, ११; १३, ५, २, २१; १४, ९,  
४, ३; का. १, ५, २, ५; १०; २, १, २,  
९; २, ३, ७-९; १४; २३; ४, २; तै. १,  
७, ३, ८; ८, १, २; २, ५, ५, १; ३, २,  
९, ११; १२; ३, ६, २; ८; ९, १०;  
११; ७, ६, १८; ९, ५, ५; तैआ. ३, १,  
१; ५, १, १; १०, ६४, १; तां. १,  
१, ७; १६, १३, ६; २५, १३, ३;  
जै. १, १, ५, ५; गो. १, ३, १०; -दिम्  
सा. १, २, ५, ९; ३, ३, २; ४, १०;  
२, ५, ३, ६; ११; ६, १, १०; १४; ३,  
६, २, ५; ३, ४; १४; ४, २, ४; ५,  
४, ३, १३; ७, ३, १, २७; १०, २, ३,  
३; ४; ७; १२, ७, ३, २२; १३, ४, ३,  
१; का. १, ५, २, ५; १०; ६, १, ७;  
११; २, २, ३, ८; तै. १, ६, ४, २;  
८, ५; ३, २, ९, ७; १३; ३, ९, १०;  
७, ४, १२; ५, १३; ७, १३; ९, ५, ५;  
गो. २, ४, ८; -द्वौ सा. २, ५, २,  
५; १२, ७, ३, ७; १४; का. १, ५,  
१, ४, तै. १, ६, ४, २; ३, ६, १०,  
४; -द्वीः सा. ९, २, ३, १७; -द्वैः  
ऐ. ३, ९; ६, ३; ७, २, ७; २८; ८, ५;  
शां. १०, १; सा. १, ५, १, ३; ९, २,  
२४; २, ५, २, ३०; ३, ५, १, ६; १०;  
१२; २, २; ६, १, ३; ८, १, ११; ४,  
२, ५, ३; ९, १, २, १२; १०, २, ३, १;  
३; १३, २, ६, २; का. १, ५, १, २, ७;  
गो. १, ३, ९; -द्वौ सा. २, ५, २,  
६; १८; ३, ५; ११; ८, ६, ३, ६;  
१५; का. १, ५, १, ४; १५; -घा सा.  
९, ५, १, ४८; १०, २, ३, ५; १४;  
तैआ. ३, ८, १; -घाः तै. ३, ९, ४, ४;

† अन्तोदात्तो मुपा. चिन्त्यः । † 'पेदे' इति कालि. मुपा. नितरामसुद्धयः । = वृ. सा. १२, ३, ३, २ ।



-घाम् ऐ २, २२; ३, ९<sup>३</sup>; शा. १२, ८, ३, ६; तै. १, ६, ४, ३; ५, १; २, ६, १०, १; जै. १२: गो. २, ४, ६; -घै तै. १, ४, ६, ६; २, ७, ६, २. वेदि-चृतीय-ये तै. ३, १२, ५, १०. वेदि-त्व-म् ऐ. ३, ९. वेदि-भाजन-म् शा. २, ४, २, १३; का. १, ३, ३, ११. वेदि-विमान-म् शा. १०, २, ३, १०. वेदि-पुद्-पत् ऐ. ४, २०<sup>३</sup>; शा. ५, ४, ३, २२; ६, ७, ३, ११<sup>३</sup>; तै. १, २, १, २३; तैआ. १०, १०, २; ५०, १; -पद: सं. २, ३, ३; -पदे शां. २५, ९. वेद्य(-दिअ-)-न्त-न्त: शा. १०, २, ३, १; ११, ३, ७, ३३; तै. १, ५, १०, १; -न्तम् शा. १०, २, ३, २; ११, २, ७, ३३; -न्तात् शा. ३, ५, १, २७; ५, १, ५, १३; १०, २, ३, ४; -न्ते जै. १६५. वेद्य(-दिअं)-सु-सौ तै. ३, २, ९, ९. वेदस्(√रविद्)-द: शा. १२, ८, २, १; -दसा शांआ. २०, २; -दसाम् शांआ. ७, १<sup>३</sup>. वेदुक-क: तै. ३, ९, २२, २. वेदितव्य, व्या(√रविद्)-व्य: शांआ. ६, १९; -व्यम् शा. १४, ८, १, १; -व्या शा. १२, ३, ५, १२; सं. २; गो. १, ५, ६; -व्या: शां. २, २. वेदितम् शा. ३, ६, २, ६; वेदित्त्वेम् शा. ११, ६, २, ५. वेद्य-घात् तै. १, ४, ६, ३. वेधस्(√विध्)-०घ ऐ. ७, ८; शा. १२, ४, ४, १; -घस: ऐ. १, ३०; तै. २, ८, ८, २; ३, २, ७, ६; ९, ८; तैआ. ३, ११, ११; १३, २; जै. ३, ६,

७, १; ६; -घसम् तै. २, ५, ५, ४; ८, २, ७; -घसे ऐ. ४, ३२; ६, १०; शां. १२, ९; २०, ३; २२, २; तै. १, २, १, ९; ४, २, २; २, ४, ३, ९; गो. २, २, २०; -घा: ऐ. ६, १०; तै. २, ८, ७, ५; गो. २, २, २०. √वेन्, वेनन्ति ऐ. १, २०; वेनसि तै. ३, ७, १३, १; अवेनत् शा. ७, ४, १, १४. वेन्, ना-न: ऐ. १, २०<sup>३</sup>; २२; ३, ३०: शां. ८, ५<sup>३</sup>; २७, ४; शा. ४, २, १, ८; १०; ७, ४, १, १४<sup>३</sup>; तै. २, ८, ८, ८; तैआ. १०, १, ३; १०; -नम् शां. ८, ५; तैआ. ३, ११, १; -ना शां. २८, ९; -नात् तैआ. १०, १०, ३. वेनत्-नन्त: तै. २, ५, ८, ५; तैआ. ६, ३, १. √वेप्, वेपध्वम् का. १, ४, २, १०; अवेपिष्ठा: तै. ३, ७, ८, २. वेपन्-न: शा. १, ५, १, २; गो. २, १, ४. वेपमान-न: तां. ६, ६, १५<sup>३</sup>. विपिन्-पिं तैआ. १, ३१, ५. वेमन्(√वे)-म तै. २, ६, ४, २. वेला(√वेल्)-लया शा. ७, ५, १, १३; १५; २४; ८, १, ३, १०; ४, ३, २, १, ८; १५; २, ४; ६; ३, २; ५; ३, १, ११; १३; ४, ३, २०; ४, ८; ५, ४, १; ६, १, ४; २, ७; -ला शां. २३, २; ऋ. २, ४, १, १२; ११, १, ६, १; २; -लाम् शां. १०, १; शा. २, ४, १, ६<sup>३</sup>; १२; का. १, ४, २, ३<sup>३</sup>; ७<sup>३</sup>; -लयाम् शां. २६, ४<sup>३</sup>; शा. ४, ५, ७, ४; १२, ९, ३, ४; सा. ३, ८, ३. वेशन्ता(√विश्)-न्ताम्य: तै. ३, ४, १२, १. वेश-स्या-स्या: सा. २, ६, ११. वेदमन्-इम शां. २७, ६; -इमइव

तै. २, ५, ५, ६; -इमसु ऐ. ८, २४. वेदम-पतिदेव-व: जै. ८. वेद्य-इया तै. २, ४, ३, १॥. वेष्(√विष्)-ष: तैआ. १, १२, ५; -षाय शा. १, १, २, १<sup>३</sup>; का. २, १, २, ३<sup>३</sup>; तै. ३, २, ४, ३<sup>३</sup>. वेष्-श्री-श्री: शा. ८, ५, ३, ८; तां. १, १०, ११; गो. २, २, १४. वेप्य-व्य: शा. १, ३, १, १७; का. २, २, ४, १३. वेष्क-म् शा. ३, ८, १, १५. √वेष्ट, वेष्टयति तै. १, ३, ७, ३. वेष्टित-त: शा. ५, २, १, ५; -तम् शा. ११, २, ६, ७<sup>३</sup>. वेहत्-हत् तै. २, ६, १८, ४; -हतम् ऐ. १, १५; शा. १३, २, २, ९; तै. २, ६, १७, ७. √वै, वायति ऐआ. ३, २, ४; वायन्ते ष. ५, ८. वै ऐ. १, १<sup>३</sup>; २<sup>३</sup>; ३; ४<sup>३</sup>; ५<sup>३</sup>; ऐआ. १, १, १<sup>३</sup>; २<sup>३</sup>; शां. ५, ५<sup>३</sup>; ६; शांआ. १, १<sup>३</sup>; २<sup>३</sup>; शा. १, १, १, १; ७; ९; १२; १३; का. १, १, १, १; ४; ५<sup>३</sup>; ८; ९; तै. १, १, २, २<sup>३</sup>; ३; ४; ६; तैआ. १, २, ४; ३, ४; २२, १<sup>३</sup>; २<sup>३</sup>; तां. ५, ७, ८; १२, ३, २; ४, ५; ७, १; २१, १४, ३; जै. १; २; ३<sup>३</sup>; जै. १, १, २, ५; ३, ४<sup>३</sup>; ६; ४, १<sup>३</sup>; आ. १; दै. १, २५; २६; ष. १, १<sup>३</sup>; सं. १, ५, १७; सं. १; ३<sup>३</sup>; ४; सा. १, १, ११<sup>३</sup>; ४, १२; १४; गो. १, १, १<sup>३</sup>; २<sup>३</sup>. वैकङ्कत(←वि-कङ्कत)-न्त: शा. ५, २, ४, १८; तै. १, १, ३, १२; -ता: शा. १, ३, ३, २०; तैआ. ५, ४, ९; -तान् शा. १, ३, ३, २०; -ते शा. ५, २, ४, १५; -तो शा. १४, १, ३, २६. वैकङ्कती-ती शा. १४, १, २, ५; तैआ. ५, २, ५; १०, १९, १;

‡ सुपा. सर्वयास्पष्टः । Kt. 'वेद । साम' इति यद् द्वे पदे प्रकल्प्यार्यान्तरं विधत्ते तत्सुधीभिर्विमृश्यम् । तत्र 'वि. च द्र. । † वाऽपि' इति सा. । 'वेपनमस्यास्तीति वेपि' इति संसिद्धिपरौ भा. । 'वपि(उऽअपि)' इति तु साधोयान् स्यात् । ॥ =ऋ. ६, ६१, १४ । 'वेशी' इत्यस्य वृ. १ इति भा. ? । तु. सा. ऋ. द्र. ।

-तीम् श. ६, ६, ३, १; ९, २, ३, ३९.  
 वैकर्त(←वि-कर्त)- -र्तस्य ऐ. ७, १.<sup>१</sup>  
 वैकल्पिक(←वि-कल्प)- -म् आ. २,  
 २५, ७.  
 वैकुण्ठ(←वि-कुण्ठ)- -ण्ठः शांआ. ६,  
 २; ७; श. १४, ५, १, ६; जैउ. ४,  
 ५, १, १; ७, २, १०.  
 वैखानस(←वि-खानस)- -सः तां. १४,  
 ९, २९; -सम् तां. १४, ४, ६; ७;  
 १८, ११, १०; जै. १९३<sup>१</sup>; आ.  
 जैआ. १, २४३; -सस्य आ. जैआ.  
 १, ६२; -साः तैआ. १, २३, ३;  
 तां. १४, ४, ७; जै. १९३<sup>१</sup>; सा.  
 १, १, १७; -सान् जै. १९३.  
 वैजवापा- -पात् श. १४, ५, ५, २०;  
 ७, ३, २६.  
 वैजवापायन- -नात् श. १४, ५, ५,  
 २०; ७, ३, २६.  
 वैजवापायन- -नः, -नात् श. १४,  
 ५, ५, २१.  
 वैजान(←विजान)- -नः तां. १३, ३,  
 १२.  
 वैडव(←वीडु)- -वः तां. ११, ८, १४.  
 वैणव(←वैणु)- -वे आ. १, १६०;  
 जैआ. १, १६०.<sup>१</sup>  
 वैणवी- -वी श. ६, ३, १, ३१;  
 ४१; ४, १, ५; ५, ४, ३; तैआ. ५,  
 २, ४.  
 वैण-सोमकृतवीय- -ये आ. १, ५१२<sup>१</sup>.  
 वैतसु(←वैतस)- -सः श. १२, ८, ३,  
 १५; १३, ३, १, ३; -स्ते श. १३,  
 २, २, १९<sup>१</sup>; -सेन श. ११, ५, १, १.  
 वैतहव्य(←वीत-हव्य)- -व्यम् तां.  
 ९, १, ८; २, १; जै. ७८<sup>१</sup>; आ. जैआ.  
 १, १८८; -व्यस्य आ. १, १९०;  
 -व्यानि आ. जैआ. १, १५५; -व्येन  
 जै. ७८; -व्येषु जै. १९६.

वैद(←विद)- -दः ऐआ. २, १, ५;  
 गो. २, ३, २<sup>१</sup>.  
 वैदन्वत्(←विदन्वत्)- -तः जैआ. १,  
 ४७५; -तम् जैआ. १, ३१८;  
 ४१४; आ. १, ३१९; -तानि तां.  
 १३, ११, ९; १०; आ. जैआ. १,  
 ४७५; -तैः तां. १३, ११, १०.  
 वैदर्भ(←विदर्भ)- -भाय ऐ. ७, ३४.  
 वैददश्वि(←विदत्ऽअश्व)- -श्वेः आ.  
 जैआ. १, ५००; जैआ. १, १९०<sup>१</sup>.  
 वैदभृती-पुत्र- -त्रः, -त्रात् श. १४,  
 ९, ४, ३२.  
 वैदिक(←वेद)- -केन ऐआ. ५, ३, ३.  
 वैदेह(←वि-देह)- -हः श. ११, ३, १,  
 २; ६, २, १; ३, १; १४, ६, १, १; ८,  
 २; १०, १<sup>१</sup>; ४; ७; १०; १३; १६; १९;  
 ११, १; ६; ७, १, १; २, १०; ८, १५,  
 ११; तै. ३, १०, ९, ९; तैआ. १,  
 ११, ६; तां. २<sup>१</sup>, १०, १७; जै.  
 ६; १३५; -हम् श. ११, ४, ३,  
 २०; ७, १, १; -हस्य श. १४, ६,  
 १, १; ४.  
 वैद्युत्(←वि-द्युत्)- -तः शांआ. ११,  
 २; ५; ६; श. १२, ४, ४, ४; तै. ३,  
 १०, ५, १; तैआ. १, ४, ३; ९, २<sup>१</sup>;  
 १०, ६<sup>१</sup>; ७, ३, २; गो. १, २, २४; ५,  
 २५; -तम् शांआ. ११, १; १४, ९,  
 १, १८; गो. १, १, २१; -तस्य तैआ.  
 १, १०, ७; -तात् श. १४, ९, १,  
 १८; -तानाम् तैआ. १, १७, २.  
 वैद्युती- -तीनाम् तैआ. १, १७, २.  
 वैद्युत-स्थान- -न्ने गो. १, २, १.  
 वैधस(←वेधस्)- -सः ऐ. ७, १३.  
 वैधारय- -यस्य आ. जैआ. १, १८.  
 वैर्नक्षिन्(←वि-र्नक्षिन्)- -नाय श. ५,  
 २, १, २.  
 वैनवापाल- -ले आ. १, १६७.

वैन-सोमकृतव- -वे जैआ. १, ५१२<sup>१</sup>.  
 वैनाय(क-→)की(←वि-नायक)- -की  
 सा. १, ४, १८.  
 वैन्त्यु(←वेन)- -न्त्यु जैउ. १, १४,  
 ४, २. -न्त्यः श. ५, ३, ५, ४; तै.  
 १, ७, ७, ३; तां. १३, ५, २०; जै.  
 ९७; जैउ. १, २, ३, ९; ११, २, ६;  
 १४, ४, १.  
 वैपश्चित(←विपश्चित्)- -तः, -ताय<sup>१</sup>  
 जैउ. ३, ७, ५, १.  
 वैपश्यत्(←वि-पश्यत्)- -तः श. १३,  
 ४, ३, १३.  
 वैप्रुप(←वि-प्रुप्)- -पान् गो. २, २,  
 १२.  
 वैभावत्(←वि-भावत्)- -तस्य जै.  
 १५२<sup>१</sup>.  
 वैभीतक(←वि-भीतक)- -केन सा. ३,  
 ६, १२.  
 वैभीदक(←वि-भीदक)- -कः प.  
 ३, ८.  
 वैभीदक-राजवृक्ष- -क्षः प. ४, ४.  
 वैमद(←वि-मद)- -दम् ऐ. ५, ४<sup>१</sup>; ५;  
 शां. २२, ६.  
 वैमदी- -दीः ऐ. ६, १९; गो. २,  
 ६, १; -द्यः शां. २९, ५.  
 वैमृध(←वि-मृध्)- -धः जैउ. ४, ७,  
 २, १०.  
 वैमृधी- -धीम्याम् श. ९, ५,  
 २, ५.  
 वैयश्च(←व्यश्च)- -श्चम् तां. १४,  
 १०, ८; १५, ३, २६; जै. २०१<sup>१</sup>;  
 जैआ. ५. १, १७२; २९०;  
 आ. १, २९०; ५२९; प. ३, १०;  
 -श्चस्य तां. १५, ३, २६; -श्चानि  
 आ. १, १६६; २६९.  
 वैयाकरण(←व्याकरण)- -णाः गो.  
 १, १, २६.

† 'वैज-' इत्यपि बकारादिपाठो द्वे । § 'वैनसोमकृतवे' इति जैआ. मुपा. अद्र. । † 'वैतः' इति मुपा. ।

§ 'वैतदश्वेः' इति तु मुपा. ? । B. हस्त. पा. तथाह । 'वैतहव्यस्य' इति आ. मुपा. । || ←वैदभृती(←विदा-भृत्)ऽपुत्र- । ¶ 'वैधारेः' इति मुपा. । φ 'वैण-सोमकृतवीये' इति आ. मुपा. गद्र. । † एभावत्- इति श. गद्र. ।

‡ 'वैर्यद्वम्' इति मुपा. ? ।

वैयाघ्र(←व्याघ्र)-घ्नः जै. १३४;  
-घ्नै शांआ. १२,८; तै. २,७,१५,  
३; सां. ३,५,१.

वैयाघ्र-पच-पच श. १०,६,१,५;  
८; -घः जै. ६१; जैड. ३,७,३,२;  
४,९,१,१; -घाय शांआ. ९, ७;  
जैड. ३,७,३,२; ४,९,१,१.

वैर(←वीर)-रम् तां. १६, १,१२;  
-रैः जै. ९४.

वैर-हृत्य,त्या(←वीर-हत्या)-त्यम्  
तै. १,५,९,५; ६; -त्यायै तै. ३,  
४,७,१.

वैराग्य-संस्कृत-ते शांआ. १३,१.

वैराज(←वि-राज)-जः शां. ९,६;  
श. ३,३,२, १७; ३,१८; ९,४,  
१९; २२,२,२,१४; तै. ३, ९,८,  
२; तां. २,७,८; १९,४,५; २०,  
१५, १२; जै. १६९; आ. २,४,  
४; जैआ. २, १४, ४; गो. १,  
४,२४; २,६, १५; -जम् ऐ. ४,  
१३; २८; ५,४; १६; ८,१२; १७;  
शां. २२,७; ८; २५, ११; २९,  
५; शांआ. १०, ८; ११,७; श.  
५,४, १,६; ८,१,२,५; ६,१,८;  
तै. १,२,२,३; तां. ७,८,११; ८,  
९,१३; १२,१०,८; १०; ११,५;  
२४; १३,१८; १३,७,८; १५,१,  
५; ११,१३; १६,५,१७; १२,२,  
४; जै. ३७; ११३; सा. १, ४,६;  
गो. १,३,१२; २,१,१८; -जस्य  
शां. २५,११; तां. ८,९,१३; १०,  
६,४; १२,१०,६; जै. ३७; -जाः  
तां. १२, १०, १०; -जे आ. १,  
७२; ३९८; ४५६; जैआ. १,३९८;  
४५६; -जेन ऐ. ८, १२; १७;  
ऐआ. ५, १,४; शांआ. ११, ८;  
श. ८,६,१,८; तै. २, ६,१९,२;  
-जो तां. ४,८,४.

वैराजी-जीः शां. १२,३.

वैराज-ना-नानि शांआ. ३,३.

वैराज्य-ज्यम् ऐ. ७, ३२; ८,१२;  
१४; १५; १६; १७; १९; ज्याय ऐ.  
८,६; १२; १३; १४; १७-१९; जै.  
११७; १८८.

वैरूप(←वि-रूप)-पः तां. ८,९,२,१;  
जै. ७२; -पम् ऐ. ४,१३; २८;  
५,१; १६; ८,१२; १७; शां. २२,  
३; ५; श. ५, ४,१,५; ८, १,२,  
२; ६,१,७; तै. १, २,२,३; तां.  
७, ८, १०; ८, ९, १२; १२,  
२,५; ९; ४, ५; ७; ८, ४; १४,  
९,७; ८; १६, ५, १६; जै. ३७;  
११३; आ. १,१९६; २०५; २७८;  
३८०; ५५३; २,१,१; जैआ. १,  
१९६; २०५; २८०; ३८०; ५५३;  
२,११,१; ३; सा. १,४,६; -पस्य  
ऐ. ५,१; शां. २२,४; तां. ८,९,  
१२; १०,६,३; जै. ३७; आ.जैआ.  
१,३४०; ४८८; -पाणि तां. १२,  
४,१७; आ.जैआ. १,२७२; ३७३;  
-पे आ.जैआ. १, ३१०; ४९९;  
-पेण ऐ. ८,१२; १७; श. ८,६,१,  
७; तै. २,६,१९,२; तां. १२,४,९.

वैरूप-व-म् ऐ. ५,१.

वैरूप-वैराज-जे शांआ. ३,५; जै.  
११७.

वैरूपा(-पडव-प्टक-म् सा. ३,  
२,७.

वैरोचन(←वि-रोचन)-नः ऐ. ८,२२.

वैरोचनी-म् तैआ. १०,१,१६.

वैल्लि-नयः ज. ११५.

वैल्ल-वैल्ल-द्र.

वैवस्वत(←वि-वस्वत्)-तः श. १३,  
४,३,३; ६; तै. ३,७,१४,४; तैआ.  
६, ५, ३; मं. १, १, १५; -तम्  
तैआ. ६, १,१; ७,२; तां. १,५,  
१८; -ते तैआ. ६,५,३.

वैशान्ती(←वैशान्त)-न्तीः श. ५,  
३,४,१४; तै. ३, १, २, ३; १२,  
७,४.

वैशम्पायन(←विशम्प)-नः तैआ.  
१,७,५.

वैशम्भल्या-त्या तै. २,५,८,६६.

वैशाख(←वि-शाखा)-खस्य श.  
११,१,१,७.

वैशीर्ष-पुत्र-त्रम् श. १३,२,९,८; तै.  
३,९,७,३.

वैश्य(←विशु)-श्यः ऐ. १, २८;  
७,१९; २०; शां. २५, १५; श.  
१,३,२,१५; २,१,२,५; ३,१,१,  
९; ५,३,१,६; ५, १४; ५,४,९;  
११,२,६,१४; १४,४,२,२७; का.  
१,१,३,४; तै. १, १,२,७; ९,७;  
७, ८,७; २,७, २,२; तैआ. ३,  
१२, ६; तां. ६, १,१०; जै. ८;  
१३३; १४४; १५०; १९५; जैड. ३,  
१,५,२; -श्यम् श. १,३,२,१५;  
३,२,१,४०; ५,१,५,२८; ६,४,  
४,१२; १३; १२,८,१,६; १३,६;  
२,१०; तै. ३,४,१,१; १२,९,३;  
तां. १८,४,५; जै. ८; ३७; -श्यस्य  
ऐ. १,२८; श. १, १,४,१२; ५,  
१,५, २८; १३,८,३, ११; का.  
२,१,३,१६; तै. १, १,३,७; ४,  
८; ९,७; २,७,२,१; तैआ. २,८,  
१; ५,३,८; तां. १८, ४,६; सा.  
२,५, ३; -श्यस्यडव जै. ८९;  
-श्याः श. १०, ४, १, १०;  
-श्यान्, -श्यानाम् ऐ. ७,२९;  
-श्याय तां १३, ४, १८; -श्ये  
शां. २५, १५; तैआ. ४, ११,२;  
जै. १३३; १४४; -श्येन श. ३,  
१,१,१०; १४,४,२,२७.

वैश्य-कल्प-स्यः ऐ. ७,२९.

वैश्य-जीविका-कायाम् सा. १,  
७,१३.

वैश्य-ता-त्या, -ताम् ऐ. ७,  
२९.

वैश्य-स्तोमा(-मडव-)तिरात्र-  
पौण्डरीक-केपु ५, ४,३.

वैश्रवण(←वि-श्रवण)- णः श. १३,  
४,३,१०; तैआ. १,३१,१३;३:६;  
-णम् सा. २,५,६; -णान् मं. २  
५, १; -णाय तैआ. १, ३१, ६;  
प. ५,६; वं. १.

वैश्रवण-देवत्य- -त्यानि प. ५, ६.  
वैश्रवकर्मण(←विश्रव-कर्मन्)- -णःऐआ.  
५,१,१; शां.५,५;शांआ. २,१७;  
श.२,५,४,१०;२,५,१,४९;५०;  
का. १,५,३,१०; तै. १, २,३,३;  
६,७,६; गो. २,१,२,३; -णम् ऐ.  
४,२२; श. ६, २,१,५; ८,१,१,  
८;११,५,२,५; तै. १, २,३,४;  
-णानि श. ९,५,१,४२;४३;५१;  
५२;१०,४,१,१६; -णाभ्याम् श.  
९,२,२,२;६.

वैश्रवकर्मणी- -णी तां. १७, १३,  
१३; -णीम् श. ४, ६,४,६; ९,  
२,३,४२.

वैश्रवजित(←विश्रव-जित्)- -तः ऐ.  
६,३०.

वैश्रवज्योतिष(←विश्रव-ज्योतिस्)-  
-पाणि आ.जैआ. १, ५३४; -पे  
आ.जैआ.१,७०.

वैश्रवदेव(←विश्रव-देव)- -वः शां. ४,  
१४;१२,८;१६,३;श.२,२,३,१६;  
४,३,६; ४,१,२,१६;४,१, १२;  
५,५,१,१; १०; १३,२,५, ४;३,  
२,३;७,१,६; का. १,२,३,१३;३,  
२,६; तै. १,३,५,४;६,१,१०;२,  
७,२,२;३,९,२,४;११,१; तैआ.  
५, ११,३; तां. ६, १,१०; १७,  
१३,२; २१,१०, २३; २५,१४,  
४; जै.८;८८; जैउ. १,१२,३,४;  
आ.२,४,७; जैआ. २,१४,१; सा.  
१,१,१४; गो. २, १,१७; -वम्  
ऐ. ३,१;२; ३;४; १४;३१;४,  
३०;३२; ५, २;५; ८;१३; १७;  
१९;२१; २६; ६, ४;१४; १५;  
ऐआ.१,५,३; शां. ५,१;६,१५;  
१४,४;५;१६,३; ४;११; १९,

९;१०; २०, २-४; २१, २-४;  
२२, १;२;५; २३,३;८; २४,१;  
२५,२;९;२६,१०;११;१३;१५;  
१७;२७,२; शांआ. १,२;२,१८;  
श. १, १,४, २४;७, ३,१६;८,  
३,२४;२५; २, ४,४, १३;५,१,  
१८;३,१, ४,१९; २,४, १४;६,  
१,२६;२८; २९;३,६; ८,१,११;  
३,३२;९, १,१३; १६; ४, १,२,  
१६;३, १,२५; २६;४, १,८;९;  
१०; ११; १८; २, ३; १०, १,  
३,९; ११,५,२,१; २;९; ३,५;  
१३,५,१, ११;७,१,६; का. १,  
३,४,८; २,१,३,२५; तै. १,२,५,  
२;६,१,१०; २, १,४,६; तां. ७,  
८,७; २५, १४,४; जै. ३४;३७;  
जैउ. १,१२,३,४; १६,३,२; आ.  
१,३११;३३०; ४७२; २,१९,६;  
जैआ. १,३११; ५१८; गो. १,३,  
५;१२;२,१,१७;१९;२६;-वस्य  
ऐ. ३,२८;२९; ४,३०;३२;९,२;  
५;८;१३;१७;१९;२१; ऐआ. १,  
५,३;५,३,२; शां. ५,८; १९,९;  
२०,२;३;२४,१; २५,९; शांआ.  
२,१८; श. १३,५,१,११;३,१;  
१४, ६,९,१; तै. १, ४,१०,५;  
तां. १७,१३,१;१४,३; -वाः श.  
१३,२,५,४;३,२, ३;७,१,६; तै.  
२,१,७,१; आ.२,२३,१९;-वान्  
ऐआ. ५,३,२; -वानाम् शां.२०,  
३;२४,९; -वानि ऐ. ३, २; शां.  
२१, ५; २४, ९; श. १३, १,  
७,१;४; ८,१; तै. ३,८,१०,१;  
३;११,१;१७,३; -वे शां. ५,३;  
१६, ३; जैआ. १, ४६९; ४७२;  
५७०; आ. १, २७७; ४६९;  
४७२; ४९२; ४९३;५१८;५७१;  
२, १९,६; गो. २, १, २१; २३;  
२६;-वेन ऐ. ५, २६; शां. ५,  
१-३; १४, ४; २१, ५; श. २,  
५, २,१; ४६; ६, ३,१३; ४,५;

८; ४,४,१,८; ५,२,४,१;५,१,  
५; १०,१,३,९; का. १, ५,१,१;  
३८;६,३,९;४,६,९; तै. १,४,९,  
५;१०, १;४; ५,६, ४;६,२,१;  
८, १; तां. ५, १०, ९; ११;  
१७,१३,१७; २५, ४,१; गो. २,  
१,२०;२१; -वी श.४,५,६,३.  
वैश्रवदेवी- -वी शां. ५,२; श.२,  
५,१,१६; ४,५,१,१०; तै. १,४,  
८,२;६,२,५; ७,१०,१; २,६,३,  
४; तां. १८, १, १७; जै. २०७;  
जैउ. १, १२,३,१;४; गो. २, ३,  
१९; -वीः श. ८, २,२,१;२;४;  
५:७; १३,५,४, २,५;६, २,१६;  
-वीम् शां.१४,५;श.४,५,१,११;  
तैआ. ४,१,१;-व्यः श. ८,२,२,  
६;१०,४,३,१५;१३,७,१,६; तै.  
१, ६,२,५;७, १०,२; -व्या ऐ.  
३,४;३१; शां १४,५;१६,४; तै.  
३,३,९,८; -व्याम् तां. ५,४,६;  
-व्यै तै. १,७,१०,६.

वैश्रवदेव-त्व- -त्वम् तै. १,४,१०,५;  
-त्वाय गो. २,१,१७.

वैश्रवदेवा(-वऽअ)-मिमारुत्- -ता-  
भ्याम् श. ८, ६, १, ९; -त्ते ऐ.  
२,३१; श. ८,६,१,९.

वैश्रवमनस(←विश्रव-मनस्)- -सः  
शां. २०,४; -सम् तां. १५,५,  
१९; जै. २०८; आ.जैआ. १,३;  
१२;२६; ३८७; -सेन तां. १५,  
५,२०.

वैश्रवव्यचस्(←विश्रव-व्यचस्)- -म्  
श. ८,१,२,२.

वैश्रवसृज(←विश्रव-सृज्)- -म् तैआ.  
१,२२,११;२६,२.

वैश्रवानर(←विश्रवानर)- -ऽर तै.२,  
४,६,८; -ऽर तै. २,६,६,५; ३,  
७, ८,१; -रः ऐ. ३, ३४; ३५;  
४१;५,१७; १९;२,१; ७,९,८,  
२४;२५; शां. ४,३; १९,२;२६,  
१०;१३; श. १, ४,१,१०; १३;

१८:१९; ५, १, १६; ३ २, २, २३;  
 ८, ५, ४; ४, २, ४, १; ४; ५, २, ५,  
 १४; १५: १७; ५, २, ६; ६, २, १,  
 ३५; ३६; ६, ६, १, २; ५; ६; ७;  
 ९; २०; ७, २, ३, ८; ३, १, ३५; ५,  
 १, ८; ८, २, २, ८; ९, ३, १, १-३;  
 ६; ७; १३; २५; ५, २, ६; १०, ३, २,  
 ८; ६, १, ४-९; ११; ४, १; १३, ३,  
 ८, ३; १४, ८, १०, १; तै. १, ४, ८,  
 ३; ७, २, ५; २, १, ४, ५; २, ५, ४;  
 ३, ७, ३, २; ८, ६, २; ९, १७, ३;  
 १०, ५, १; ८, ९; ११, ६, ४; तैआ.  
 १, ९, १; २, ५, ३; ६, १; ३, १०, ४;  
 ४, १९, १; १, १०, ५; ६, १, ४; तां.  
 १, ७, ६; ५, ३, ९; ८, ७, ७, ८, २, २;  
 १३, ११, २३; १४, २, ३; जै. ६२;  
 १८९; सं. १, ६, ३, ४; गो. १, २,  
 २०; २१; ५, २, ४; २, ४, ८; -रम्  
 ऐ. ५, १९; शां. १९, ४; श. १,  
 ४, १, १०; ३, ८, ५, ४; ४, २, ४,  
 २४; ५, २, ५, १३; ६, ६, १, ६; ७;  
 ९; ७, १, १, ९; १०; ४१; ३, १, २, ६;  
 ३५; ५, १, २९; ९, ३, १, १; २; ७;  
 २, ३; १०, ६, १, २; ३; ४-९; ११;  
 १३, १, २, ३; ३, ८, ३; तै. १, १,  
 ३, १; ५, १, ५; ७, २, ५; ८, ४, २;  
 २, ४, ६, ८; ३, २, ४, ७; ८, ३, ५;  
 ९, १७, ३; तां. ४, ६, २०; ५, ३,  
 ११; ८, ६, ११; ७, ५; ८; १४, २,  
 ३; १७, ५, ७; २१, १०, ११; गो.  
 १, २, २०; २१; -रस्य ऐ. ५, ५;  
 श. ३, ५, १, ३६; ७, २, ५, १७; ७,  
 १, १, ९; १०; ४१; ५, २, १२; ९, ३,  
 १, १०; ४, ४, १३; १०, ६, १, ४-९;  
 तै. १, १, ३, १; २, १, १; ५, ५, १;  
 ३; ५; ७; तैआ. १, १८, १; तां. १३,  
 ११, २, ३; २१, २, ९; जै. ६२; आ.  
 १, ३, ५; ६७; ८०; ३६४; ४६५;  
 ५१४; ५४१; २, ४, १; जैआ. १,  
 ९; ६७; ३६२; -रा: श. ६, ५, २,  
 ६; ३, १०; ४, १७; -राव तै. २,

४, ६, ७; -राव श. १०, ६, १, १०;  
 -राय ऐ. ४, ३०; ५, २; ७, ९;  
 ऐआ. १, ५, ३; शां. १९, ९; २०,  
 २; ४; २१, २; ४: २२, १; ५; २७, ९;  
 श. ४, २, ४, ४; २४; ६, ६, १,  
 २०; ८, २, २, ८; ११, १, ५, ५; ८;  
 तैआ. २, ६, १: ७, १; ३, १०, ४;  
 ६, २, १; ४, २; १०, १, ७; -रै श.  
 १०, ६, १, १; तै. २, १, ४, ५; ३,  
 ८, ३, ५; ११, ८, ७; तैआ. ६, ६,  
 १; तां. ८, ६, ११; ७, ६; -रेण ऐ.  
 ३, ३४; श. १, ४, १, १४-१६;  
 ५, १, १६; ९, ५, २, ६; ११, १, ५,  
 ८; तै. १, २, १, २७; २, ५, ८, ८;  
 तैआ. ५, १०, ५; तां. ८, ७, ६; गो.  
 १, २, २१.  
 वैश्वानरी-रीभ्याम् श. ९, ५.  
 २, ६; -यां तै. २, २, ५, ४.  
 वैश्वानर-मारुत- तान् श. ९, ३,  
 १, १३.  
 वैश्वानर-वत्(मनुषु)- वत् तै. १,  
 ३, १, ६.  
 वैश्वानर-व्रत- तै जैआ. २, ७, ३.  
 वैश्वानरीय- न्य: शां. १६, ७;  
 -यम् ऐ. ३, १४; शां. ४, ३; १६,  
 ७; १९, २; ९; २०, २-४; २१, २-  
 ४; २२, १; ५; ९; २३, ३; ८; २५,  
 ९; २६, १०; १३; १७; शांआ. २,  
 १८; गो. १, ३, १२; -येण ऐ. ३,  
 १४; ३५.  
 वैश्वामित्र(←विश्वामित्र)- त्र: ऐ.  
 ७, १७; शां. २३, ३; २९, ३; शांआ.  
 ७, ५; तां. १४, ११, ३३; जै. २१;  
 २०९; -त्रम् ऐ. ६, २०; ऐआ.  
 १, २, २; २, २, ३; शां. २६, १४;  
 जै. २०४; जैउ. ३, १, ३, ६; आ.  
 १, १४; ३३८; ३४७; ३४९; जैआ.  
 १, १४; ३३८; ३४७; ३४९; ३५९;  
 ४४४; ४५२; ४९३; -त्रा: ऐ. ७,  
 १८; आ. २, ४, १०; -त्रे शां.  
 २९, ३; जैआ. १, १८; -श्री शां.

२८, १०.  
 वैश्वामित्र- त्री: शां. २८, २;  
 -त्रीम् शां. १०, ५; १५, १; २८, २;  
 २९, २; -त्र्या शां. १०, ५; १५,  
 १; -त्र्यौ शांआ. २, ७.  
 वैश्वानवसव(←विश्वानवसु)- म् तै.  
 १, ५, १, ५.  
 वैश्वानवसव्य- -व्य, -व्य: श. १०,  
 ३, ४, १.  
 वैषम्य(←वि-पम)- म् जै. १.  
 वैषुवत(←विषु-वत्)- तम् शां. २५,  
 १; ९; श. १२, २, ३, ६; १०; जै.  
 ११८; गो. १, ४, १९; २१; ५, २, ३;  
 -ते श. ४, ६, ३, ३.  
 वैषुवतीय- येन शां. १९, ३.  
 वैश्वपुरेय(←विश्व-पुर)- न्य: श. १४,  
 ५, ५, २०; ७, ३, २६.  
 वैश्वपुरेयु- याव श. १४, ५, ५,  
 २०; ७, ३, २६.  
 वैष्टम्भ(←वि-ष्टम्भ)- म्भम् तां. १२,  
 ३, ९; आ. जैआ. १, ४७१; -म्भस्य  
 तां. १२, ३, ९; -म्भे आ. १, ४७१;  
 जैआ. १, २६१; ४७१; -म्भै: तां.  
 १२, ३, ९.  
 वैष्टम्भ-त्व- म् तां. १२, ३, ९.  
 वैष्णव(←विष्णु)- व: ऐ. १, १; १५;  
 श. ३, ६, ४, १; ९; ७, १, १७; ५,  
 २, ५, ३; ४; १३, २, २, ९; ४, ३,  
 ८; तै. १, ६, १, ६; ७, २, ३; तां.  
 २१, १०, २३; -वम् ऐ. ३, १८;  
 ५, २, ६; शां. ८, ३; ३०, २; श. ३,  
 ५, ३, २; १५; २२; २५; ४, ८; २३;  
 ५, २, ५, १; ४, ५, १६; ११, ५, ३,  
 ५; का. २, १, ३, १३; तै. १, २,  
 ५, १; ७, २, २; तैआ. ५, १, २; गो.  
 १, १, २५; ३, १२; २, ४, १४; १७;  
 -वा: श. ३, ५, ४, १८; २४; ५,  
 २, ५, २; ३; -वान् श. ३, ५, ४,  
 १८; २०; २१; -वानि जैआ. १,  
 १५९; -वे शां. ३०, ९; आ. १,  
 ५१६; -वेन तै. १, ८, १, ३;

-वैः श. ३, ५, ३, २२. वैङ्गवी-वी ऐ. ३, १८; ३२; श. ३, ५, ४, ९; ४, २२; तै. १, ४, ३, ६; ३, ७, ४, ११; शा. १, ४, १७; -वीभ्याम् श. ३, ५, ३, १५; -वीम् ऐ. १, ३०; ३, ३८; शां. १६, ८; श. १, १, ४, ९; ७, ४, २०; ३, २, १, ३८; ५, ४, ९; तैआ. १०, १, १६; प. १, ६; -वीषु तां. २, ६, ९; -व्यः तां. १३, ५, ४; २१, ४, ६; -व्या शां. १८, ८; १४; श. ३, ६, ३, १६; ४, १; २; ४, ५, १, १६; गो. २, ४, ६; -व्या ऐ. १, १७; शां. ८, ९; श. १, १, ३, १; ५, ३, ५, १५; का. २, १, ३, १.	१६; १०, ४, १, ३; १३; १२, ३, ३, ३; का. १, २, ३, १५; १६; २२; जै. १८; गो. १, ५, १०; २१; २, ३, २. व्यक्त(वि/अञ्ज्)- -क्तः तै. २, ६, ४, ४; -क्तम् श. १३, ८, २, ३; तैआ. १, २७, ५; ६, ६, १; -क्ताः ऐ. ५, ५; शां. २२, ९. व्यक्ती-भू त-→)ता- -ता गो. १, १, २५. व्यज्यमा(न-→)ना- -नाऐआ. २, ३, ६ व्यञ्जत्- -ञ्जतः आ. जैआ. १, ५६४. व्यञ्जन- -नम् गो. १, १, २५; -नानि ऐआ. २, २, ४; शांआ. ८, ११; सं. २; -नैः ऐआ. २, २, ४. व्यञ्जन-वत्- -वन्तः सं. २. व्यक्षर- -रेण शां. २७, ३६. √व्यच्, विव्याच ऐ. ४, १२; ऐआ. १, २, २; ५, २. व्यच्स्- -चः श. ८, १, २, १; ५, २, ३; ६, १, १८; ९, ४, १, १०. व्यच्स्वत्(-स्+मतुप्)- -स्वत् श. ८, ३, १, ९; ७, ३, १८. व्यच्स्वती- -ती श. ६, ४, १, १०; ७, ४, २, ६; -तीः तै. २, ६, ११, ४; १२, ३; १७, ३; ३, ६, ३, ३; -तीम् श. ७, ४, २, ६; ८, ३, १, ९; ७, ३, १८. व्यचिष्ट(-चस्वत्+इष्टन्)- -म् श. ६, ३, ३, १९. व्यच्यमान(वि/अच्)- -म् श. ७, ५, २, ३४; तैआ. ६, ६, १. व्यज्(वि/अञ्ज्), व्यज्यन्ते तां. २०, १४, ४. व्यत्(√वी)- -व्यन्तः श. ५, १, २, ८. व्यति(वि/अत्)- -तीन् ऐ. ४, ४. व्यति-विडअति व्यति/चर, व्यतिचरतः शां. १३, ९. व्यति/परञ्ज्, व्यतिपुजति ऐ. १, ११; ४, ३; ऐआ. ५, १, ६; ३, १; शां. ७, ९; १७, २; शांआ. २, ४; श. ७, ३, १,	५; ६; व्यतिपजति श. २, ६, १, ३, २; ३, ४, ४, २; ४, २, ३, ४; ५; ५, ४, २, ९; ६, ३, ३, १६; १७: ७, ३, १, ४; का. १, ६, १, २१; तै. १, ३, ३, ५; ६; २, ७, १८, ५; तां. २, ३, ५; १४, ८, ४; ८; १५, २, ६; ९; प. २, १; २; व्यतिपजेताम् जै. १०४; व्यतिपजानि शां. ७, ९; व्यतिप- जावहै जै. १०४; व्यतिपजन्त श. ११, ५, ५, १३; व्यतिपजत् ऐ. १, ११; शां. १४, ४. व्यति-पक्त, क्ता- -क्तः तै. २, ७, १८, ५; -क्तःऽइव ऐ. ४, ४; -क्तम् ऐ. ४, ४; तै. २, ७, १८, ५; -क्ताः शां. १, ५; १८, १४; श. ११, ५, ५, १३; -क्ताःऽइव शां. १, ५; -क्तान् श. १२, ७, ३, १५; १६; -क्तानि शां. ८, ९; श. ३, ४, ४, २; ४, २, ३, ४; ५; -क्ताभिः तै. २, ७, १८, ५; -क्ताभ्याम् श. ६, ३, ३, १६; १७: -क्तौ प. २, १; २. व्यति-पङ्ग- -ङ्गाय तां. १३, ११, ५; १४, ५, ४. व्यति-पङ्गम्(णमुल्) श. २, ६, १, ३२; का. १, ६, १, २१. व्यति-पृथ्यां शा. ५, ४, २, ९; तां. १४, ८, ४; ८; १५, २, ६; ९. व्यति-हारम्(-ति/हृ+णमुल्) श. ८, ४, ४, ३; ९, २, १, ७. व्यती(-विडअति/इ), वि"अतियन्ति तां. १९, ८, ६. व्यत्यासम्(-तिऽ/२अस्+णमुल्) श. ४, ५, ९, ११; ५, १, २, १६; तै. ३, ८, १५, २; तां. १६, ५, २६. √व्यथ्, व्यथते ऐ. ४, १८; श. २, २, २, २; ४, ३, ४, २; १४, ४, ३, २९; ३२; ६, ९, २८; ११, ६; ७, २, २७; का. १, २, २, १; व्यथते श. २, १, ४, २७; ५, ३, २; ११, २, ७, १९; का. १, १,
--	--	---

‡ 'प्लव्य' इति मुपा. सा. च चिन्त्यौ तु. C. द्र. † 'वौषट्' इत्यस्यादिनोऽक्षरः । § 'अभिज्ञरति'

इति तत्र क्रियासद्भावाद् 'अभिक्षरेण' इति पाठः साधोयान् स्यादिति Kt. । ॥ 'व्यु-' इति मुपा. स्वरदिचिन्त्यः ।

४, २४; तैआ. १, ११, ७; प. २, ७; व्यथन्ते श. ११, २, ७, १९; व्यथतै श. ४, २, ४, २०; व्यथिपत् श. ३, ८, ३, २३; व्यथै श. ३, ५, १, ३०; अव्यथत श. २, ५, ३, २; ४, ३; का. १, ५, २, २: ३, ३. व्यथेत श. ४, २, ४, २०; प. २, ९; व्यथिष्ठाः शांआ. ४, ११; तै. २, ४, २, ८. व्यथय तै. २, ८, ३, ३.	१, १६; व्यनिति श. १४, ६, ५, १; व्यानन् जै. ४, ११, १, ४. व्यनत्- -नत् ऐआ. १, ३, ४; -नन् श. ४, १, २, २७. व्य(-विऽअ)-न्त- -न्तान् शां. २, १; तै. २, १, ३, १. व्य(-विऽअ)-न्तराम् श. ६, ५, ३, ४. व्यन्वारभमाण(विऽअनुऽआ/रम्)- -णः ऐ. ६, ८; गो. २, ५, १४. व्यप<-विऽअप व्यप-दिष्ट- -म् श. १४, ६, ५, १. व्यप-नयितुम्(√नी) ऐ. ७, ५. व्यप-नुत्ति(√नुद्)- -म् ऐ. ८, १०. व्यपे(-प/इ), व्यपयतुः जै. २०५. व्यपेक्षा(-प/ईक्ष)- -क्षया गो. २, २, ५. व्यपोह्य(-प/ऊह्) तैआ. ७, ६, १. व्य(विऽअ)-भि/चर्, व्यभिचरतः गो. २, ३, ८. व्यय-कृत- -ताः सा. ३, ७, ९. व्यर्द्ध(वि/अर्द्ध), व्यर्द्धतः श. ५, ३, ४, ४. व्यर्ण- -र्णं तां. २५, १३, १. व्यर्धुक(वि/कृध्)- -कः गो. २, ५, ६. व्यव<-विऽअव व्यव-कीर्य(√कृ) जै. १६७. व्यव-गृहीतान्त, न्ता- -न्तम् इव, -न्ताऽइव श. ७, ५, १, २. व्यव/च्छिद्, व्यवच्छिद्यते श. ६, ६, ४, ११; ८, २, ११; व्यवच्छि- द्यते श. ९, ३, ४, १५; १२, ९, ३, १०-१२; व्यवच्छिद्यन्ते श. १३, १, ६, ३; तै. ३, ८, ९, ४; गो. २, ६, ६; व्यवच्छिन्त्यात् श. १२, ७, ३, १५; १६; व्यवच्छेत्सीः तैआ. ७, ११, १. व्यव-च्छिन्न- -म् श. ३, ५, २, २; का. १, ३, १, ४.	व्यव/ज्ञा, व्यवज्ञायते ऐ. १, २५. व्यव-दात(√दँ)- -ताः तैआ १, ९, १; -तानाम् तैआ. १, १७, १. व्यवदाती- -तीनाम् तैआ. १, १७, २. व्यव/धा, व्यवदधाति गो. २, ४, ६; व्यवदधति शां. १८, ८; व्यवदध्यात् ऐ. ६, २४. व्यव-नीय(√नी) श. ५, १, २, १९. व्यव/पद्, व्यवपुद्यातौ श. ३, ६, १, २५. व्यव/भङ्, व्यवभक्षयेयुः तां. १८, ५, १६. व्यव/भा, व्यवभाति शां. ३, ३ व्यव-भिन्दान(√भिद्)- -म् जै. १०४. व्यव/वद्, व्यववदेयुः तां. ६, ७, ११. व्यव-वद्य- -म् तां. ६, ७, ११; १५, ७, ३; ४. व्यव/रिविद्, व्यवविद्यात् श. १, ६, १, १९. व्यव/शद्, व्यवशगाद् श. २, १, २, १६; का. १, १, २, १०; व्यवशोदुः श. २, १, २, १६; का. १, १, २, १०. व्यव-शाद्- -म् श. २, १, २, १६; का १, १, २, १०. व्यव/श्चुत्, व्यवश्चोत् श. ४, १, १, १७; २, १७; ३, ५, ९. व्यव/सृज्, व्यवसृजति श. १, ९, २, २७; २८; ४, ३, १, २६; ४, ४, ५; ११-१३; व्यवसृजानि श. ६, २, २, ३८. व्यव-सर्ग- -र्गः श. ६, २, २, ३८. व्यव/सूप, व्यवसर्पति तै. १, ७, ७, ५;
---	--	--

ॠ व्यधनशील इत्यर्थयन् सा. 'व्यध्वरः(अ. २, ३१, ४ प्रमृ. द्र.)' इति मुपा. मन्यमानः प्रतीयते । ॥ 'व्यध्वे'  
इति अ. (१३, २, ३१) स्वरः । † पुंयोगादिति (पा. ४, १, ४८) ङीप् । ‡ 'अवपुद्यातै' इति अज. मुपा. भ्रष्टः ।

व्यवासर्पत् तां. १५, ११, ९.  
 व्यव/सो, वि...व्यवस्यतः श. १३,  
 २, ४, ४; व्यवस्यन्ति तै. १, ८, ४,  
 २; व्यवस्येताम् तै. ३, ९, १, २.  
 व्यवसाययाञ्चकार गो. २, ५, १०;  
 व्यवसाय्यात् श. २, ६, २, ११;  
 का. १, ६, २, ६.  
 व्यव-साय तै. १, ८, ४, १.  
 व्यव-सित- -ताः तैआ. १, ७, ६.  
 व्यव-स्थान(√स्था)- -नम् गो. १,  
 ५, २, ५.  
 व्यव-स्थित, ता- -तः, -ता तैआ.  
 १०, ११, २; -ताः गो. १, ५, २, ५.  
 व्यव/संस, व्यवसंसेयाताम् तै. १,  
 २, ३, १.  
 व्यव-हारम्(√हृ+गमुल्) जै. १७२.  
 व्यवान्(व√अन्), व्यवानिति तां.  
 ७, १, ९; व्यवान्यात् तां. ७, १,  
 ९; १०.  
 व्यवान्य ऐआ. ५, ३, २.  
 व्यवै(व√इ), व्यवैति शां. ३, ६;  
 तां. १७, १०, ३; व्यवायाम श.  
 १३, ५, १, १८; व्यवैत् तां. १७,  
 १०, २; व्यवैयात् तां. ७, ३,  
 १०.  
 व्यवैतुम् ऐ. ३, १४.  
 व्यव(वि√अश्), व्यवश्नुते शां. २६,  
 १४; शांआ. ३, ७; श. २, २, ४,  
 १७; ५, २, ४, १३; व्यवश्नुते श.  
 ६, ७, ३, १०; प. १, ५; व्यांनदो तै.  
 १, १, ७, २; ८, ६; २, १, २, ४; २,  
 ५, १, १; व्यवश्नवत् तै. २, ८, ७, १०;  
 व्यवश्नुहि ऐ. ८, २०; व्यवश्नै तै.  
 २, ६, ३, ४; ६, ५; व्यवश्नवामहै गो.  
 २, ६, ६; व्यांश्नुत श. १०, २, ४, ८;  
 व्यानट् श. ७, ३, १, २०; तै. २,  
 ८, ५, २; वि...आनट् तै. १, ७,  
 ४, ४; व्यवश्नुवीत शां. २६, १४;  
 व्यवशेम तैआ. १, १, १; २, १, ३.  
 व्यव- -म् श. १३, ३, ७, ३.  
 व्यव- -टि- -टिः शांआ. ३, ७; श.

१२, ३, २, २; १३, ३, ७, ३; १४, ५,  
 ५, २, २; ६, ३, २; ७, ३, २, ८; -टिम्  
 शांआ. ३, ७; श. १०, २, ४, ८;  
 १३, ५, ४, ११; -ट्टीः श. १३,  
 ४, १, १; -ट्टेः श. १४, ५, ५,  
 २, २; ७, ३, २, ८.  
 व्य(विडअ)-श्च- -श्चः शांआ. १, ५, १;  
 तां. १४, १०, ९; जै. २०१; -श्चम्  
 जै. २०१; प. ३, १०; -श्चात् शांआ.  
 १, ५, १.  
 व्य(विडअ)-ष्टका- -कायाम् तै. १,  
 ८, १०, २; तां. १८, ११, ८.  
 व्यस्(वि√अस्), व्यस्यते जै. १३०;  
 व्यासुः जै. १३१; व्यस्यताम्  
 तै. २, ५, ३, ३; व्यास्यत् जै. १७६.  
 व्यस्त- -स्तः ऐआ. ३, २, ४; शांआ.  
 ८, ७.  
 व्यस्यइव तै. २, ३, ९, ९.  
 व्यस्यत्- -स्यन् श. ६, ४, ४,  
 १६.  
 व्यास- अद्र.  
 व्यस्थक(विडअस्थि)- -काः तां. २४,  
 १८, ७.  
 व्यह(वि√अह←√वृ), व्याह शां.  
 २७, १; व्याहुः ऐ. ३, २, ८.  
 व्या←विडआ  
 व्या/कृ, व्याकरोति ऐ. ५, २, २;  
 ऐआ. २, ६, १; श. ३, २, २, १६;  
 ४, १, २, ११; १२; १३, ८, २, २, ४;  
 ९; ३, १; ६; व्याकुर्वन्ति श. ४, ५, ८,  
 १२; व्याकुर्वन्ति श. १३, २, ८, १;  
 व्याकरिष्यामि प. १, ४; व्याकरोत्  
 तै. २, ६, २, ३; व्याकुर्यात् श. ३,  
 ३, १, १३.  
 व्याक्रियते श. १, ८, ३, ६; १४, ४,  
 २, १५; व्याक्रियत श. १४, ४,  
 २, १५.  
 व्या-करण- -म् गो. १, १, २, ४;  
 २, ७.  
 व्या-कृत- -ते जै. २१२.  
 व्या-कृति- -रथं श. ३, २, २

१६; ४, १, २, ११; १२.  
 व्या-कृत्य श. १, ७, १, ४.  
 व्या-क्रोशमान(√कुश)- -नाः जैड.  
 ३, २, २, ५.  
 व्या/ख्या(←√चक्ष्), व्याख्या-  
 स्यामि श. १४, ५, ४, ४; ७, ३, ५;  
 व्याख्यास्यामः ऐआ. ५, ३, ३;  
 शांआ. ५, ४; तैआ. ७, २, १, ३;  
 १; प. ४, ६; ५, १; सं. १; सा. १,  
 २, १; गो. १, १, २, ४; ३, १, ८; व्या-  
 ख्याम श. ११, ४, २, २०.  
 व्याख्यायते श. १, ६, ३, ७; ७, ४,  
 ४; ३, २, ४, १; ४, १, ५, १५; ५, १,  
 ८; व्याख्यायन्ते श. ४, ६, १, १;  
 व्याख्यायन्ते तै. १, ३, २, ६.  
 व्या-ख्यात, ता- -तः श. ४, १, ५,  
 १०; सा. १, २, ६; -ता गो. १, १,  
 २, ७; -ताः तैआ. ७, ३, ४; गो. १,  
 ५, २, २.  
 व्या-ख्यान- -नम् श. ३, ६, २, ७;  
 ४, ६, ९, १८; -नानि श. १४, ५,  
 ४, १०; ६, १०, ६; ७, ३, ११.  
 व्या-ख्याय तै. २, ३, १०, २; ४.  
 व्या/घृ, व्याघारयति श. २, ४,  
 ४, २, ४; ३, ५, १, ३, ४; ८, ३, ३, ५;  
 ४, ४, २, ७; ९, २, १, ३; ४; ५; ६;  
 ७; का १, ३, ४, १, ४; व्याघारयति  
 श. ३, ५, १, २, ३; २, ९; १०; ६, २,  
 १९; ४, ४, २, ७; ९; ९, २, १, ५;  
 व्याघारयन्ति श. ९, २, १, ७; जै.  
 १३६; व्याघारयाणि श. ३, ५, १,  
 ३, ४.  
 व्या-घृ(√घ्रा)- -घृः ऐ. ८, ६;  
 शांआ. १२, ६; श. ८, २, ४, ४;  
 १२, ७, १, ८; तै. २, ७, १, ५, १, ३;  
 -घृम् श. ८, २, ४, ४; १२, ७, ३,  
 २, १; तै. २, ६, १, ५; ११, ८; ७, १६,  
 ४; -घ्राः श. ८, ३, ४, ४; ६, १,  
 १, ८; -घ्रे तै. २, ७, ७, १.  
 व्याघ्री- -घ्री गो. २, ३,  
 १, ८.



व्याघ्र-चर्मन्- -र्म ऐ. ८, ५;  
 -र्मणा ऐ. ८, ६.  
 व्याघ्र-लोम्- -मम् तै. २, ६, ४, ५;  
 -मानि श. १२, ७, २, ८; ९, १, ६.  
 व्या/चक्ष्, व्याचष्टे ऐ. ५, २३; श.  
 ३, ३, ६, १; ४, ६, ९, १८; तै.  
 २, २, १, ४; ५, २, ६; ६, ३;  
 ३, २, ५, ३; ४; ९, १; ३, २, १;  
 ३, ५; ४, ४; ६, १; ८, ३, ६; ९, २;  
 तैआ. ५, ९, ८; व्याचष्टे तै. २, २,  
 १, ५; तां. ४, ९, १३; गो. १, १,  
 ३४-३६; २, २, ९; व्याचक्षते श.  
 ४, १, ५, १०; तां. ४, ९, १४; व्या-  
 चक्षे श. ४, १, ५, १०; व्याच-  
 चष्टे गो. १, २, १३; ३, ८; व्याच-  
 चक्षिरे जैउ. ४, १०, १, ५; व्या-  
 चक्ष्व श. १४, ६, ४, १, १; गो.  
 २, २, ९; व्याचक्षीत ऐ. ५, २३;  
 श. ४, ६, ९, १८; तै. २, २, १, ४;  
 ६; ८, ३; गो. १, २, १३; ३, ८.  
 व्या-चक्ष्ण- -णःSइव श. १३, ४,  
 ३, ३; ६-१०; -णस्य श. १४, ५,  
 ४, ४; ७, ३, ५.  
 व्या/वन्ल्, व्याज्वलयत् गो. २, ४,  
 १२.  
 व्या/तन्, वि'आ'ततन्थ तै. ३,  
 ६, १०, ५.  
 व्या-त्त(√दा)- -त्तम् श. १, ६, ४,  
 १८; ३, ६, २, २०; १०, ६, ४, १;  
 १४, ९, १, १५; तै. २, ८, ८, १;  
 तैआ. ३, १३, २; जै. ६२; -त्तेन  
 श. २, २, ४, ४; ३, ६, २, २०; का.  
 १, २, ४, ३.  
 व्या-दाय जै. ६२.  
 व्या/दिश, व्यादिशति शां. १३,  
 ९; तां. १७, ११, २; व्यादिशत्  
 श. १३, २, १, १; तै. १, ३, २, ५;  
 ३, ८, १४, १.  
 व्या-दिष्ट- -ष्टः श. ४, १, २, ७.  
 व्या/धा, व्याधीयते तां. १६, ११,  
 १२; १३; व्याधीयेत प. २, ९.

व्याधि- -धयः प. ५, ४; -धिः  
 शां. ५, १; गो. २, १, १९.  
 व्याधि-गत- -म् ष. ४, ६.  
 व्याधि(न्→)नी-नीः जै. १५६.  
 व्याहित- अद्.  
 व्यान्(वि/अन्)- -नSइति श. ११, ८,  
 ३, ६; -नः ऐ. २, ४; २९; ६, २८;  
 ऐआ. २, ३, ३; ६, १५; १३, ९; १५,  
 ३; १६, ४; १७, ७; शांआ १०, ८;  
 श. १, १, ३, ३; २, २, १८; ३, १,  
 ३, २०; ८, ४, १; ९, ४, ७; ४, १, १,  
 १; २८; २, १; २; २७; २, ५, ३; ६.  
 ४, २, ५; ७, १, २, २१; ८, १, ३, ९;  
 ४, ३, ४; ५, २, ७; ९, ४, २, १०;  
 १०, १, ४, ४; ११, ५, ३, १०; ४,  
 १५; १२, ८, १, ११; २, २७; ९, १,  
 १६; १४, १, ३, ३०; ४, ७; ३, १,  
 २१; ४, ३, १०; ६, १, १२; ९, २७;  
 ८, १५, ३; का. १, २, २, १३; २,  
 १, ३, १; तैआ. ७, ५, ३; ७, १, ८,  
 २, १; तां. २, २, २; ७, ३, ८; २०,  
 १६, ६; जैउ. १, १५, २, ४; २, २,  
 ३, ५; ६; ७; ४, ३-६; ४, ११, १,  
 ४; ९; प. २, २; ७; गो. २, १, २६;  
 ३, ७; ५, ४; ६, ८; -नम् ऐ. २,  
 २९; ऐआ. ५, १, ४; शां. १३, ९;  
 १७, ७; श. १, २, १, २१; ८, २, ३,  
 ३; ११, ८, ३, ६; का. २, १, ४, १९;  
 तै. १, १, १, ३; ५, ७, १; २, ६, ४, ५;  
 ३, ४, १८, १; तैआ. ४, २, ५; १०,  
 ३६, १; जैउ. १, १४, ४, १; गो. २,  
 ३, ७; ५, ४; -नस्य ऐआ. ३, २, ५;  
 शांआ. ८, ८; -नाः श. ९, २, ३,  
 ३३; गो. १, ५, ५; -नात् शां.  
 ६, १०; तै. १, ५, ४, ३; ७, १; -नान्  
 गो. १, १, ३९; -नाय ऐ. २, २१;  
 ऐआ. ५, १, ४; श. १, २, १, १९;  
 २१; ४, १, १, २८; ७, ४, २, ८; ८,  
 ३, १, १०; २, ४; ७, १, २२; ३, १९;  
 १३, २, ८, २; का. २, १, ४, १८;  
 १९; तै. ३, ८, १८, ३; ९, ६, १;

तैआ. ४, ५, १; १५, १; १०, ३३, १;  
 ३४, १; तां. ५, ६, १४; -ने शां.  
 १७, ७; श. १४, ६, ९, २७; तैआ.  
 १०, ३३, १; ३४, १; ३६, १; -नेन  
 ऐ. ३, ८; श. १२, ९, १, १६; १४,  
 ६, ५, १; जैउ. २, ३, २, ३; ९; गो.  
 २, ३, ५.

व्यान्-दा- -दाः श. ९, २, १, १७.

व्यान्-भृत्- -भृत्तः श. ८, १, ३, ६; ७.

व्यान्-जैउ. ४, ११, १, ५.

व्या(विSआ)/नी, व्यानयते श. २, ५,  
 २, ४१; का. १, ५, १, ३६; व्यान्-  
 यति श. ५, ३, ५, १९; व्यानयेत  
 का. १, ५, १, ३६.

व्याप्(वि/आप्), व्याप्नोति श. ३, ८,  
 ३, ३३; तां. १६, ११, ९; १४, ४,  
 २१, १, ९; व्याप्नोत् श. १०, ४, २,  
 ४-१६; तां. ७, ४, ५; व्याप्नुवन्  
 तां. ७, ४, २; १६, ११, ९; १४, ४;  
 जै. १९; ३२; व्यापत् जै. १७६;  
 व्यापाम तां. ७, ४, ३; जै. १९; ३२.

व्याप्त- -प्तः ऐ. ४, ४; शां. २६, १४;  
 -प्तम् ऐआ. ३, १, ३; शांआ. ७,  
 ११; जै. १६८; जैउ. १, २, ३, १;  
 -प्तानि सं. २.

व्याप्तव्य- -व्यः शां. २६, १४.

व्याप्ति- -प्तये गो. १, २, २४;  
 -प्तिः जैउ. १, १४, १, ७; १८, ४,  
 १३; -प्त्या श. ५, २, ५, १२.

व्याप्ति-भृत्- -भृत्तः जैउ. १, १४,  
 २, ११.

व्याप्य तैआ. १०, ११, २.

व्या(विSआ)/पद्, व्यापादयेत् गो.  
 १, ४, २-५.

व्याम्- -मः श. १०, २, ३, ३; -मम्  
 श. १०, २, ३, १; ६; -मस्य श. १०,  
 २, ३, १.

व्याम-साधु- -धः श. ७, १, १, ३७.

व्यामसात्री- -त्री श. १, २, ५,  
 १४; ७, १, १, ३७; का. २, २, ३,  
 १२.

व्यामै(-मऽए)-कादश-शाः श. १०, २, ३, २.

व्या← विऽआ

व्या✓यम् व्यायच्छेते तै. १, २, ६, ७; तां. ५, ५, १४; व्यायच्छन्ते श. १३, १, ६, ३; तै. ३, ८, ९, ४; व्यायच्छन्त तै. १, २, ६, ६; ५, ६, ३; २, १, ६, २.

व्यायमयन्ति जै. १६५.

व्या-यच्छत्-च्छन्तः तां. ५, ५, १५.

व्या-यच्छमान-न्तः जै. १, १२, ३, ५.

व्या-र(वध→)वधा(✓रभ्)-वधा ऐ. ५, ३३.

व्या✓रुद्, व्यारोहयत् श. ११, २, ३, १; २.

व्या✓लभ्, व्यालभन्ते शां. ११, ८.

व्या-विष्ट(✓विश्)-ष्टः श. १०, ५, २, १५; १६.

व्या-वृज्य(✓वृज्) तां. १०, ३, ९; ५, ८; प. २, २<sup>१</sup>.

व्या✓वृत्, व्यावर्तते श. १४, ४, ३, २; जै. १, १, ६, ३; ४, ४, ११; व्यावर्तयत् जै. ९९; जै. १, ४, ४, ३; व्यावर्तत तां. २४, ११, २; वभावर्तन्त ऐ. २, ३१; ३, ३६; ४९; ४, ५; जै. १, ४, ४, १०; गो. २, ५, १.

व्यावर्तयति ऐआ. १, ३, १; शां. ५, ७; श. २, ३, १, १७; ३, ९, ३, ३३; ४, २, ५, १४; ६, ३, ३; ६, ६, ४, १; २; ८, ५, ४, ७; १२, ७, ३, १४<sup>१</sup>; २२; का. १, ३, १, १०; तै. १, १, ८, १; ३, ३, ६; ३, ७, ३, ५; जै. २९; जै. १, ४, २, १२; गो. २, १, २५; व्यावर्तयन्ति श. १२, ८, १, ३; गो. २, १, २५<sup>१</sup>; व्यावर्तयात् जै. १, ४, २, ११; व्यावर्तयेत् जै. २९<sup>१</sup>; वि... ?आवर्तान्(आवृत्तन् क्र.द्र.) तैआ. ६, १०, २.

व्याविवृत्तेत श. १२, ४, ४, २.  
व्या-वृत्-तः तै. १, ३, १०, ६; -तम् तै. १, ४, १, ३; ४<sup>१</sup>; ६.

व्या-वृत्त-त्तः तै. ३, ९, १९, २; प. ४, ४; गो. २, २, १३<sup>१</sup>; -त्तम् श. १३, ३, ७, ५; तै. ३, ९, १९, २; गो. २, २, ११ प टि. द्र.

व्या-वृत्ति-त्तिः ऐ. ८, ८; ऐआ. १, ३, १; श. १३, ३, ७, ५, -त्यै श. १२, ७, २, १३; ३, १५; तै. १, ३, ५, ३; ६, ८, ६; ७, ९, ४; ७, ६, १; ८, ५, ५; ६, ५; २, १, ३, ६; ४, ३; ८, २; ३, २, ३, ८; ४, ७; ८, ३; ८, १९, २; तैआ. ५, ३, ४; ९, ४, १०; ७, ४; जै. १२७.

व्या-वृत्त्य श. १०, ४, ३, ९; तै. २, २, ५, १<sup>१</sup>.

व्यावः वि✓वृ पद्र.  
व्यास(वि✓रअस्)-सः तैआ. १, ९, २; सा. ३, ९, ८; गो. १, १, २९; -साय सा. ३, ९, ८.

व्या← विऽआ

व्या✓स्या, व्यास्थत् तै. २, ५, २, १.  
व्यास्थापयति तै. १, ७, ७, १;  
व्यास्थापयन्ति तैआ. ५, ४, ७.

व्या-हन(स्य→)स्या-म् ऐ. ६, ३६<sup>१</sup>.

व्या-हावम्(✓हे+णमुल्) ऐ. ३, ३७<sup>१</sup>.  
व्या-हित(✓धा)-तः श. १४, ८, ११, १; तां. ५, ५, ६.

व्या✓ह, व्याहरति ऐआ. १, ३, ३; ३, १, १; श. २, ४, २, ६; व्याहरति श. ३, २, १, ३८; २, २४; प. १, ५; व्याजहार जै १२५; व्याहर श. १, ५, ४, ६; व्याहरत् ऐ. २, ३३<sup>१</sup>; ऐआ. १, ३, ३; ६<sup>१</sup>; व्याहरत् श. ११, १, ६, ३<sup>१</sup>; ८, १, ३; १४, ४, २, १; तै. २, २, ४, २<sup>१</sup>; ३; ७, ४; व्याहरेत् श. १, १, ४, ९; ७, ४, २०; प. १, ६.  
व्याजिहीर्षति, व्याजिहीर्षत् श.

११, १, ६, ३.  
व्या-हरत्-रन् श. ३, २, २, ८.  
व्या-ह(त→)ता-म् श. १, ५, ४, ६.

व्या-हृति-तयः ऐ. ५, ३२<sup>१</sup>; ८, ७; ऐआ. १, ३, २; शां. ६, १२; श. १, ५, २, ५<sup>१</sup>; १६; २, १, ४, १०; ४, ५, ७, १; २, ५; ७, २, ३, ९; ११, २, १, ३; १२, ४, १, ८; ८, ३, १८; का. १, १, ४, १०; तै. २, ३, ४, ३<sup>१</sup>; तैआ. ७, ५, १; ३; जै. १, ७, १, ६; २, ४; २, ३, ३, ३; ३, ४, ३, ३; गो. १, १, २७; ५, १०; २१; -तिः ऐ. २, ३२; ऐआ. २, २, २; शां. ७, ३; ११, ४; तैआ. १०, ६४, १; तां. ४, २, १८; ६, ९, १७; आ. २, १५, ६; जैआ. २, १, ३; गो. १, १, २७; ३, १; -तिभिः ऐ. ८, ७<sup>१</sup>; १३; १४<sup>१</sup>; १८; १९<sup>१</sup>; शां. ६, १२; श. १, १, १, १३; २, ५, १३; ९, १, १, २२; १२, ४, १, ८; ८, १, ६; ३, १; का. २, १, १, १०; २, ३, ११; जै. ३, ४, ३, २; प. ५, ३-१२; गो. १, २, ९; २, २, १४; -तिम् श. ११, ५, ३, १३; गो. १, १, १६-१९; २८; २, १९; ५, २४; -तिपु श. ८, ७, ४, ५; -तीः ऐआ. १, ३, २; शां. ६, १२<sup>१</sup>; २७, ६; शांआ. १, ६; श. १२, ६, १, ४१<sup>१</sup>; १४, ९, ३, १३; तै. २, २, ४, ३; जै. ११३; जै. १, ७, १, ७; २, ४; ३, १, ४, ५; प. १, ६; गो. १, १, २१; -तीनाम् श. १२, ३, ३, ३; ६, १, ३८.

व्याहृति-वर्ग-र्गः सा. २, ८, १.  
व्याहृति-सामन्-मानि जैआ. २, २४, २.  
व्या-हृत्य जै. ११३<sup>१</sup>.  
व्या✓ह्व, व्याह्वयते शां. १२, ४; व्याह्वयति ऐ. ६, २१; व्याह्वयन्ते शां. १७, ९; गो. २, ५, ५; व्याह्वयेत् शां. १४, ४; व्याह्वयति

ऐ. ३, १९; गो. २, ६, ३.  
 व्युत्(वि/उत्), व्यौक्षत् श. २, २,  
 ४, ५.  
 व्यु(वि/उत्)च्/चर्, व्युच्चरन्ति,  
 व्युच्चरन्ति श. १४, ५, १, २३.  
 व्युच्छ्(वि/उच्छ्), व्युच्छति श. ६, ७,  
 २, ४; तै. १, ४, ४, ५; २, २, ९, १०;  
 तां. २०, १, ४<sup>३</sup>; जै. १७६; वि...  
 उच्छति तै. १, ८, १०, ३; व्युच्छन्ति  
 तां. २०, १, ४; व्युच्छतु तैआ. ४,  
 ४२, १; व्यौच्छत् तै. २, ५, ५, ३;  
 तां. १६, १, १; १८, ९, ८; मं. २, २२,  
 १५, १६; व्यौच्छन् तै. २, ५, ६, ५.  
 व्युच्छ्(त्→)न्ती-न्ती तै. १, ४,  
 ४, ५; ३, १, ३, २; -न्तीऽ-न्ती तै.  
 तै. २, २, ९, १०; -न्तीम् तैआ. ३.  
 १८, १; -न्त्यै तै. ३, १, ६, ३.  
 व्युच्य(वि/वच्)-म् ऐ. ३, ३५<sup>३</sup>;  
 तां. ४, ८, ८.  
 व्यु(त्→)ता(वि/वे)-न्ता श. ६,  
 ७, १, १५; १४, १, ३, ११.  
 व्युत्, द्←वि/उत्  
 व्युत्/क्रम्, व्युक्कामन्ति ऐ. ३,  
 ८; गो. २, ३, ६; व्युक्कामत श.  
 ३, ९, २, १३; १२, ४, २, १;  
 व्युदकामताम् तै. ३, २, ९, ८;  
 व्युदकामन् श. ७, ४, २, ३; ८, २,  
 १, ११; ३, १, ५; ३, ९, ४, १, ६; ७,  
 ३, १५; १२, ७, १, ९; ८, १, १;  
 व्युदकामन् श. ८, ३, ३, १०<sup>३</sup>;  
 १२, ८, १, १; जै. १६६; गो. २, २, २.  
 व्युत्-क्रम्य ऐ. १, २४<sup>३</sup>.  
 व्युत्-क्रान्त-न्तानि ऐ. ८, ७; ८.  
 व्युत्-क्राम(त्→)न्ती-न्तीषु श.  
 ७, ४, २, ४.  
 व्युत्थाय(द्/स्था) श. १४, ६,  
 ४, १; ७, २, २६.  
 व्युत्/सद्, व्युदसीदन् ऐ. १, १२;  
 जै. ४६.

व्युत्/सूप. व्युत्सर्पन्ति ऐ. ५, २३.  
 व्युदित(द्/वद्)-म् शां. १९, २.  
 व्युद्/उद्, ऊद्←/वद्, व्युद्दहति  
 श. ७, १, १<sup>३</sup>; ५<sup>३</sup>; १०, २, १, ४<sup>३</sup>;  
 व्युद्दहति श. ७, १, १, १; व्युद्दहन्ति  
 श. ७, ३, १, ७; व्युद्दौहत् जै ८८;  
 व्युद्दुह्यात् श. ५, ५, ३, १; ६.  
 व्युद्दुह्य श. १४, ६, ९, २८.  
 व्युद्दहन-नम् श. १३, ८, २, ३;  
 -नस्य श. ७, १, २, १७.  
 व्युद्घ(द्/ह), व्युद्घरति तै. १, ६,  
 २, ४; व्युद्घरत् तै. १, ६, २, ४.  
 व्युन्द(वि/उन्द), वि...उन्तु तै. २,  
 ५, २, २.  
 व्युन्द(त्→)न्ती-न्ती तैआ. ६,  
 १२, १.  
 व्युन्दन-म् श. १, ३, ३, ४.  
 व्युप←वि/उत्प  
 व्युप/नी, व्युपनयेयुः श. ३, ९, १,  
 २२.  
 व्युप/विश्र, व्युपविशन्ति श. १३,  
 ५, २, ११.  
 व्युपा(प/आ)/पत्, व्युपापतति,  
 व्युपापतत जै. २०५.  
 व्युपास्(प/अस्), व्युपास्यति श.  
 १२, ८, ३, ११.  
 व्युप्(वि/उप्)†-व्युपि तै. ३, १, ३,  
 २; जै. ४, ५, १, १.  
 व्यु(घ→)घा-घाः तै. १, ७, १,  
 ७; -घाम् जै. १७६<sup>३</sup>; -घायाम्  
 श. १२, ७, ३, ३; तां. १२, ६, ८<sup>३</sup>;  
 सा. ३, ४, ४-९; ७, ९; -घायै तै.  
 ३, १, ६, ३.  
 व्युष्टि-ष्टिः श. १३, २, १, ६; तै.  
 १, ८, १०, ३; ३, ८, १६, ४; तां. ८,  
 १, १३; १६, १, १; १८, ११, ११;  
 गो. १, ५, १०; -ष्टिम् श. ६, ७,  
 २, ४; -ष्टीः गो. १, १, १६<sup>३</sup>;  
 -ष्टौ तै. २, ८, ७, ८; -ष्ट्यै श.

१३, २, १, ६; ७; तै. ३, १, ६, ३; ३,  
 ८, १६, ४<sup>३</sup>; १८, ६.  
 व्युपुषी(←व्युपिवस्)-व्यै तै. ३,  
 १, ६, ३.  
 व्युह्य(वि/वह्) शां. ६, १४; श. २,  
 ५, २, ४२; ६, १, ४५; ४, २, ४,  
 १३-१५; २४; ५, २, ४, ४; का. १,  
 ६, १, ३०; गो. २, १, २३.  
 व्युह्नी(वि/उवन्)-घ्नीः तां. १५,  
 १०, ११.  
 व्युह्(वि/ऊद्←/वह्), व्युहति ऐ.  
 ४, २७<sup>३</sup>; श. १, ८, ३, ४; व्युहति  
 श. १, ८, ३, १; ४; २, ६, १, ४<sup>५</sup>;  
 ४, ५, ९, १; २; ४; ६; ८; १३; तै. १,  
 १, ५, ८; ३, ३, ९, १; तां. २, ४, २<sup>३</sup>;  
 ३, १, २; जै. ८९; जै. १, १, ६, २;  
 व्युहतः श. २, ५, २, ४२; ४, ५, ९;  
 १; व्युहतः श. ४, ५, ९, १३;  
 व्युहन्ति श. ४, ५, ९, २; ४; ६; ८;  
 व्युहन्ति श. ५, २, ४, ८; ५, ३, ७;  
 वि...ऊहन्ति प. ३, ७; व्यौहत्  
 श. १०, ४, २, ४; २३; २४; तै. १,  
 १, ५, ८; तां. १५, ११, ९; जै. १६०<sup>३</sup>;  
 व्यौहन् तां. १०, ५, १३; व्युहन्  
 श. ४, ५, ९, १०<sup>३</sup>; ११<sup>३</sup>; १२<sup>३</sup>;  
 व्युहेत् श. ४, ५, ९, १०; १२.  
 व्युड(कह्), डा-डः ऐ. २, १८; कहम्  
 शां. २७, ७; तै. २, ३, ९, ९; कहस्य  
 शां. २७, ४; डाः तां. २५, १, १;  
 १०; २, १; जै. १, ११, २, ११; -डे  
 शां. २२, १-३; ७; २३, १; ३.  
 व्युड(कह्)च्छन्दस्-न्दतः शांआ.  
 २२, ७; न्दसम् ऐ. ४, २, ७; न्दमा  
 श. ४, ५, ९, १; तां. १०, ५, १४; जै. ७.  
 ३, ६, ३, १; ६; न्दाः शां. १४, ३.  
 व्युडह(ड)समूडह(ड)-व्है शां.  
 २७, ७.  
 व्युह-हः तां. २, ८, १; १०, १; -हे  
 श. १०, ४, २, १७<sup>३</sup>; २३<sup>३</sup>; २४<sup>३</sup>.

व्यूह तां. ६६,५; जै. ८८<sup>२</sup>; गो. १,  
२,५; २,१,२.  
व्यूह-म् जै. ३८.  
व्यू(वि/क्-→क्च्छ), व्याच्छन् श.  
१२,७,१,१; ८,३,१; तां. १८,५,  
२; गो. २,५,६  
व्यूष्व(वि/क् ऋण्व←/रिण्व), व्यूष्वति  
तै. २,५,४,४.  
व्यूष्(वि/क् ऋ), व्यूद्ध्यते श. २, ३,  
१,७; ५,५,४,१३; १२, ४,४,६;  
७; १३,१,३,८; २,५,२; तै. १,  
६,७,१; ३,९,५,१; ९,३<sup>२</sup>; १७,  
४<sup>२</sup>; ५; १२,५, ११; तां. ६,७,  
१४<sup>२</sup>; १५<sup>२</sup>; ९,९,१३; १६,५,२;  
६,१,८,७; १३,२; १८,११,१-३;  
जै. १३; ११६; गो. २, १,१६<sup>२</sup>;  
वि... ऋध्यते श. १३, २,५, २;  
१४,३,२,१; तै. १,७,९,३; ३,७,  
१,३; ३,१; ९,२, २; व्यूद्ध्यन्ते  
तैआ. ५,८,१२; तां. ९, ८,१६;  
जै. १३; १४६; व्यूध्यै श. २,१,  
२,४; व्यूध्येत श. १३, १,३,८;  
तै. १,३,८,२; ३,७,२,४,५; वि...  
ऋध्येत तै. १,६,७,१<sup>२</sup>; व्यार्धयत  
ऐ. ७,२८<sup>२</sup>; श. ४,१,४,८; ५,५,  
४,१०; तै. १,६,१,७; व्यार्धयन्त  
श. २,१,२,४.  
व्यर्धयति ऐ. २,३३<sup>२</sup>; ३,३<sup>०</sup>; श.  
४, ४,२,१३; तै. ३, ७,१,६; ७;  
८,८,३; ९,१६,१; प. १,६; व्यर्ध-  
यन्ति श. ५,३,५,२५; १३,२,२,  
१५; वि... अर्धयन्ति तैआ. ५,७,  
८; व्यर्धयानि ऐ. २,३३<sup>२</sup>; ३,३<sup>०</sup>;  
व्यर्धयेत् ऐ. ३,११; श. १३, २,  
१,६; ३,४,१; तै. ३,७,३,३; ८,  
८,३; ९,११,१; १२,२; ११,९,१<sup>२</sup>;  
व्यर्धुक्-गद.  
व्यूद्ध्यद्घा-द्घः श. २,१,२,४;  
४,५,८,१३<sup>२</sup>; तै. ३, ११, ९,१;  
-द्घम् ऐ. २,२६; ७,२८; शां.

६,१२; श. १,२,२,९<sup>२</sup>; ४,१,३५<sup>२</sup>;  
७,२,९<sup>२</sup>; ८,१,२९<sup>२</sup>; ३,२,२,१५<sup>२</sup>;  
३,४,३,१<sup>२</sup>; ४,५,८,१३; ६,७,९;  
१०; ६,३,३,२६; १२,७,२,१२;  
८,१,४; ३,२,७; १३,१,२,१; तै. १,  
३,१,२; ७; ४,६,६; ८,६,२; ४; ३,  
८,३,२; तां. ६,९,२३; -द्घस्य  
ऐ. ७, २८; श. ९, ५, २, १<sup>२</sup>;  
-द्घा श. ४, ५, ८, १३; तै. १,  
८,५,५; -द्घाः तां. ६, ९, २६;  
-द्घेन प. १,६<sup>२</sup>.  
व्यूद्धि-द्ध्ये गो. १, २, २४<sup>२</sup>;  
-द्धिम् ऐ. ७, २८; श. २, ३, १,  
७; १२, ४, ४, ६; ७; ७, २, १२; ३,  
१५; का. १, ३, १, ३; -द्ध्य्या श. ४,  
५, ७, ९<sup>२</sup>; -द्ध्ये तै. ३, ४, १४, १.  
व्यूप्(वि/क् ऋप), व्यूपन्ति श. १, ८, ३,  
१८.  
√व्ये, व्ययन्ताम् श. ३, ७, १, २१;  
अव्ययत् तै. २, ७, १५, २; अव्य-  
यम् तै. २, ४, ३, १.  
वीयमान-गद.  
व्योमन्-म् ऐ. ४, २०; ऐआ. ५,  
३, २; शांआ. ७, १; श. ५, १, २,  
५; ७, ५, २, १८; २०; ३४; ३५; तै.  
१, ३, ९, २<sup>२</sup>; २, ८, ९, ३; ३, ९, ५,  
५<sup>२</sup>; तैआ. १, १, ३; १०, १<sup>२</sup>; २, १,  
३; ३, १, ६; ४, ४, १; जै. २, १२;  
-मन् ऐ. ७, १३; श. ७, ५, २,  
१८; २०; ३४; ३५; ८, ६, २, १९<sup>२</sup>;  
९, ५, १, ४६; ४७; १२, ७, ३, १४;  
तै. १, ४, २, २; २, ४, ६, ११; ६, १,  
४; ८, २, ७, ९, ६; ३, ७, ६, ५; १३,  
२-४; १०, ९, १४; तैआ. १, ९, ४;  
२, ११, १; ३, ११, ९; ६, ४, २<sup>२</sup>; ६,  
१; ८, १, १; ९, ६, १; १०, १, १; गो.  
१, १, २, ३; २, १, ३; -मनि ऐ. ८,  
८; -मसु श. ६, ७, ३, ११; -मा  
श. ८, ४, १, ११<sup>२</sup>.  
व्योम-सुद्-सत्, द् ऐ. ४, २०<sup>२</sup>;

श. ५, ४, ३, २२; ६, ७, ३, ११;  
तैआ. १०, १०, २; ५०, १; -सदम्  
श. ५, १, २, ५; तै. १, ३, ९, २.  
व्योमा(मन्-अ)-न्त-न्तः जै. ८.  
१, २, २, ५; ३, ४; ९, १, ३; २, ५.  
व्यो(वि-ओ)-कस्-सौ श. ९, ३, २,  
६; तां. १४, ३, ८.  
व्योह्(वि-आ/ऊह्), वि... ओहते  
शांआ. ७, १४.  
विच्छा-च्छायै जै. १७६<sup>२</sup>.  
√वृज्, व्रजति प. १, ४; वम्राज श. ११,  
५, १, ४; व्रजतात् श. ११, ६, १,  
२<sup>२</sup>; व्रजेत् श. ६, ८, १, ७; ७, ५,  
२, ४१; सा. २, ४, ६; ७; गो. १,  
२, ४; ७.  
व्राजयति ऐआ. ३, २, ४; शांआ.  
११, ४; अव्रजयत् तां. ४, १०, १.  
वृज्-जः श. १४, ९, ४, २२; तै.  
३, २, ९, ३; ८, १२, २<sup>२</sup>; -जम् ऐ.  
१, ३०; शां. ९, ६; श. १, २, ४,  
१६<sup>२</sup>; १७; १९; का. २, २, २, ९-  
११; तै. ३, २, ९, ६<sup>२</sup>; जै. १७९;  
गो. १, २, १९; -जस्य गो. १, २,  
१९; -जान् तै. २, ८, २, ८; -जे  
शांआ. २, १६; श. १, २, ४, १६;  
का. २, २, २, ९; जै. ३६.  
वृज-क्षित्-क्षितः श. ५, ३, ४,  
१५<sup>२</sup>; तै. १, ७, ५, २.  
व्रजत्-जते ऐआ. ५, ३, ३; -जत्सु  
शां. ८, ७; -जन् ऐआ. ५, ३, ३;  
तैआ. २, १२, १; १५, १.  
व्रजन-म् श. ८, ७, ३, १२<sup>२</sup>.  
व्रज(√व्रज्)-ग्णः श. ५, ३, २, ७;  
-ग्णम् प. ५, ४.  
वृगिल्-लः प. ४, ४.  
व्रत्(√वृत्)-त्तः श. ३, ६, ३, २;  
-त्तम् ऐ. १, २५<sup>२</sup>; ३, ११; ४०; ८,  
२८; शां. २, ४<sup>२</sup>; ६, २-९; ७, ३;  
२०, २; श. १, १, १, १<sup>२</sup>; २<sup>२</sup>; ३<sup>२</sup>; ५;  
६<sup>२</sup>; ७<sup>२</sup>; ११; ९, ३, २३<sup>२</sup>; २, ४, २.

६;३,१,२,१;२,२,७; १०;१४; १६;१७; १८; १९;२४; ३,३, १३;४,२,८; १५; ४,६,४, २; ९,६;६,५,४,६;६,४,४; ५;७,५, १,२,५;९,२,१,१८; १०,४,१,४; १५;२,१-२३; ११,१,८,४;७,२, १;१२,८,२,४; ५;६; १३,४,१, १५; १४,१,१, २८; ३३; ३,१, १९;२४; ४,३,३४; का. १,३,३, ७;२,१,१,१;२;३;४;६;९; तै. १,२,६,१; ४,४,२;५; ५,३,४; ५,२;४;५;७; २,८,७,५;९;९,१; ३, ३,३,३; ७,१,१;२; ३,५,४, ७;८; १०, ११,२; तैआ. १,११, १;७;२६,६; ३२,१;२,८,१; ४, ४१,३;४;६; ५,८,१३; ९,७,१; ८,१;९,१;१०,१; तां. ४,१०,१; २;५,३,५; १६,७,५; २१,३,७; १५,२;४;५;२२,४,५;९,५;१०, ४;११,४; २३,२,३;२१,३;२७, २;२४,७,२;१४,७;१६,४;१७, ४; २५,१,१४; २,५; ३,३; जै. १२६;१३५;१४३;१६६;१६७: जैउ. १,१७, ३,२; आ. २, १५, ३;७;८;१६,१;२; १७,७;८;१८, ५;१९,१२; २०,१०;२१,१;२३, १;२; जैआ. २,१,६; ८;२,५;४, ३;६,३; सं. १,६,९-१३; प. २, ३; सं. ५; सा. १,४,१;२,५,२: ३,७,७;८,५; गो. १,१,९;३४- ३६;२,१,१४;१५;३,९; -तस्य श. १०,१,२,७; ११,५,७, १०; १२, ८,२,४; -ता श. ७, १,१, ३८;१२,४,३,४; तै.२,४,१,११; -ताव् सा. ३,१,२; -तानाम् श. ६,२,२, ३८; १०,३,४,२;४; तै. ३,७,४,८; तैआ. ४, ४१, ४;६; सं. १, ६,१३; -तानि ऐ. ७,८; शां. ४,४;५; श. ३,३,४,५;४,

३,९;६,३,२१; ७,१,१७; ७,५, १,२,५; १०,३,४, ४; तैआ. १, ११,२; आ. २, १९, ६; २०,७; जैआ. २,२,१;३,३;९,१; गो. १, १,२,४; -तानी३ श. १०, ३,४, २; -ताय तै.३,७,७,११; सं.१, २,८; -ते ऐ १,२९; शां.८,९;श. ३,२,२,१४; १५; ६,६,४,४;५; ७,३,८; १३,४,१,१५; तै. २, ४,२,७; ५,५,५; ८,६,४; ३,५, १२,१;७, १४,३; आ. २,१५,१; १६,५;७;१७,१; ३;५;९;२२,८; जैआ. २,१, १; ९; ३,१; ४,१; ४;९; ५,१;५; सं. १,२,२१; ७, १०; गो. १,१,३४; -तेन श.३, २,२,१५; १२,३,५,३; तै. १,१, ४,८; तैआ. ५, ८,१३; तां. २, १५,६; सा. २,७,१०; १२;८,३; गो. १,१,३४-३६; ४,१३;५,९. व्रत-चर्या,र्या- -र्या शांआ.१,६; -र्या श. २, १,४,२;७; ५,५,३, २;६;७; ११, १,४,१; १४,१,१, ३३;२,२६;३, ३४;४,१७; २,१, २२;२,५,५;३,१,३८;२,३१; का. १,१,४,१:६; -र्याम् श. ११,१, ४,२; -र्येण जै. १४५; जैउ. ३, १,३,७;४,८,४,६. व्रत-दुष्वा(√दुह)- -वा श.३,२, २,१४;१४,३,१,३४;३५. व्रत-दुह- -धुक् गो. १,३,१९. व्रत-पक्ष- -क्षाभ्याम् तां. ५, ४, ३; -क्षौ आ. २,८,५; जैआ. २, १७,५. व्रत-पति- -तये ऐ.७,८; तै.३,७, ३,५; गो.२,१,१४; -ति: श. १, १,१,२; ३,२,२, २२; २४;४,३, ९;६,३,२१; का. २,१,१,२; गो. २,१,१४; -तिम् तै. ३,७,३,५; -न्ते श. १,१,१,२;३; ३,४,३,

९;६,३,२१; का. २, १,१, २:३; तै. १,१, ४,८; ३,७,४,७; ८; तैआ.४,४१,३;४; ६; सं. १,६, ९-१३. व्रत-पा- -पा: ऐ ७,८; श. ३, २,२,२४; ४,३,९; ६,३, २१; तै. २,४,१,११. व्रत-प्रद,द्वा- -द: श.३,२,२,१९; जै.१२६; -दम् जै.१२६; -दस्य ऐ. ७,१; गो.१,३,१८; -दाया: गो. १,३,१८. व्रत-भृत्- -भृत् ऐ.७,८; तै. २, ४,१,११; गो.२,१,१५; -भृते ऐ. ७,८; गो. २,१,१५. व्रत-मीमांसा- -सा श.१४,४,३, ३०. व्रत-वच्- -वाच् गो. १,२,५. व्रतवती- -ती श.१३,४,१,१५. व्रत-विसर्जनीयो(-यडउ-)पयोग- -ग: श. ५,५,३,२. व्रत-शुक्रिय- -याणि जैआ. २, २३,१३. व्रत-होम्- -मा: तैआ.१,३२,२. व्रता(-न्डअ-)न्त- -न्ते सा.१,६,१. व्रतो(-तडउ-)पनयन- -म् तै. ३, ३,३,२. व्रतोपयोद्धि- -दूधय:जै.१४३. व्रतोपयोधि-तर- -र: जै. १४३. व्रतो(-तडउ-)पसद्- -दाम् श.३, ४,४,२६. व्रतो(-तडउ-)पायनु- -नस्य का. २,१,१,५; -ने श.११,१,७,१. व्रतोपायनीय- -म् श. ११, २, ४,७. व्रतो(-तडउ-)पेत- -त: का. २,१, १,५. व्रतो(-तडउ-)पोह- -ह: आ.जैआ. १, ५२८. √व्रति,व्रतयति श. ३, २,२, १०;

† अज. W. मुपा. स्वराभावः प्रामादिकः । तु. =य. ३४,४१ इ. । † 'व्रतोपायऽक्राद्धि-' वा 'व्रतो- पायनऽक्राद्धि-' इति पाठौ सम्भाव्येत इति C. । ॥ '-प्रा-' इति मुपा. स्वरः ।

१८; ६, ४, ६; वृत्तयति श. ३, २, २, १०; १२; जै. १२०; १४३; २०३; २०९; वृत्तयेत् जै. १२६; अवतयत् जै. १६६.  
 व्रतयित्वा श ३, २, २, १९.  
 व्रतयिष्यत्-ष्यन् श. ३, २, २, १७.  
 वृत्त्य-त्यम् शां. २७, ३; तै. १, ७, ४, ३; जैड २, ५, ३, २; -त्याः तै १, ७, ४, ३; -त्ये तै. ३, ७, १, ९; गो. २, १, १४.  
 वृत्तिति-तिः तै. १, ५, १, ३.  
 √वृश्च्. वृश्चति श. ३, ६, ४, ६; ९; वृश्चति श. ८, ५, १, १३; वृश्चतः तै. ३, १०, ९, २, ३; वृश्चन्ति श. ३, ६, ४, १३; तै ३, २, १०, २; तां. ६, ५, १, २; वृश्चान् तां. ६, ५, १, २; वृश्चि शांआ. ४, ७; वृश्चं॥ तै. ३, १०, ९, २; जै. २६.  
 वृश्चानि ष. २, १०; अवृश्चत् श. ५, ८, १, १३; तै. ३, १०, ९, १; वृश्चेत् श. ३, ६, ४, ११; अवृक्षाम तै. १, ५, २, ८.  
 वृश्चयेत् शां. ११, ४.  
 वृक्षण-वृश्चिक- गद्र.  
 वृश्च्यत्-क्ष्यन् श. ३, ६, ४, १.  
 वृश्चन-नाय श. ३, ६, ४, ७.  
 वृ-वृ जै. २०३.  
 व्रायु-यु जै. २०३.  
 व्राज-ब्राहु-हुभ्याम्, -हृ शां. २, ९.  
 व्रात्(←व्रत)-त्तः तां. ६, ९, २५; २६; १७, १, ५; ११; -त्तम् श. २, ६, १, ३९; का. १, ६, १, २६; -ताः तै. १, ७, ४, ३; -ताय तां. ६, ९, २४.  
 व्रात्य,त्या-त्यः जैड ३, ५, २, ३; -त्यम् तै. ३, ४, ५, १; -त्याः तां. २४, १८, २; ३; जै. १४६; -त्यान् जै. ९७; जैड १, २, ३, ९; ११, २, ६; १४, ४, १; -त्यानाम् तां. २४,

१८, १: -त्याम् तां. १७, १, १; २; २, १; २; ३, १; २; ४, १; जै. १४६.  
 व्रात्य-धन-म् तां. १७, १, १६.  
 व्रात्य-स्तोम-मम्, -माः जै. १४६.  
 व्रीहि-हयः ऐ. ८, १६; श. १, १, ४, २०; १२, ७, १, ९; २, ९; तै. १, ३, ७, २; तां. १६, १, १०; जै. ११३; -हिः ऐ. २, ८; ११; शां. १३, ४; श. १०, ६, ३, २; १४, ८, ८, १; जै. ११३; -हिम् जै. ३७; ६४; -हीणाम् ऐ. ८, १६; श. ५, ३, १, १३; ३, २; तै. १, ७, ३, ४; ३, १, ४, ११; ५, ९; ६, २; ७, ५, ३; -हीन् श. १२, ७, २, १०; १४, ९, ४, १२; तै. ३, ७, १, ६; -हेः गो. २, १, १७.  
 व्रीहि-पात्र-त्रः जै. १५०.  
 व्रीहि-म्य-म् श. २, २, ३, १२; ५, ५, ५, ९; का. १, २, ३, १०.  
 व्रीहि-यव-चयोः श. १, १, १, १०; का. २, १, १, ८; -वाः श. १४, ९, ३, २२; का. २, १, १, ८; -वाणाम् श. ५, ५, ५, ९; -वान् तां. १, ८, १४; सा. १, ३, ७; ३, १, ९; २, ३; ५, ६; -वाभ्याम् श. ११, ३, १, ३; -वैः सा. ३, ५, १; -वौ श. १, १, १, १०; २, ३, ७; ३, २, २, १४; ८, ३, १; ११, ३, १; ३; का. २, २, १, २०; सा. १, ३, ८; ३, १, १०.  
 व्रीहि-स्स्य-स्ये शां. ४, १४.  
 व्रीह्या(हिडआ)-चित्त-तस्य जै. १९२.  
 व्रीशी-शीनाम् श. ११, ५, ९, ८.  
 √व्ली(→व्लि), व्लिनाति श. १, ६, ३, ३१; व्लीनाति तै. २, २, ५, १; व्लेप्यति तै. २, २, ५, १; व्लिनात् श. ५, ४, १, १७; व्लीनात् तै. २, २, ५, १.  
 व्लीयन्ते तां. २, ८, ३; अव्लीयत् तां. १२, ३, १०; १४, ९, १०; २६;

१५, ३, २९; अव्लीयन्त तां. ८, ८, १३.  
 —:—  
 श  
 श ऐ. ८, ११९.  
 शंसु-शंसु-शम् अद्र.  
 √शंसु, शंसते जै. ६२; शंसति ऐ. २, ३१-३३; ३४; ३६; ३७; ३८; ३९; ४०; ४१; ३. १; २; ३; १७; १८; २०; २४; २९; ३१; ३५; ३६; ३७; ३८; ४०; ४; १; ३; ४; ५; ६; ९; १०; ११; १९; २९; ३०; ३२; ५, १४; १५; १६; १७; १९; २१; २३; ६, ४; ६; १४; १५; १६; १८; १९; २०; २२; २४; २७; २८; २९; ३०; ३१; ३२; ३३; ३४; ३५; ३६; ऐआ. १, १, ३; ४; २, १; २; ४, १; २; ३; ५, १; २; ३; ३, २, ३; शां. १४, १; २; ४; ५; १७, २; ३; ४; १६, ३; ४; ७; ८; १७, १; १; ३; २, ८; २, ५; ६; ११; १३; २६, ९; २७, २; ३; २८, ९; २९, ३; ८; ३०, ४; ५; ६; ७; ८; १०; शांआ. १, ३; ८; २, १; २; ३; ४; ५-७; ९-१५; १६; १७; ८, ५; श. १, ८, २, १२; ४, ३, २, १; ४, १, १५; ८, १, ३, ३; १०, ५, २, ५; ११, ५, ५, १०, शंसति श. ५, ५, ५, १६; १०, १, २, ९; १३, ५, १, १०; तै. १, २, ६, ६; तां. ५, ५, ९, २, ५, ४, १४; जै. १६५; जैड १, १२, १, २; प. २, ४; गो. १, २, १६; २, ३, १३; १४; १५; २२; २३; ५, १०; १२; १५; ६, १; २; ४; ७; ८; ९; १२; १३; १४; १५; १६; शंसतः ऐ. ६, १४; शां. २८, ९; शंसन्ति ऐ. २, १८; ३, २; ४, ६; ५, २; ६, १३; १८;

† 'वृ-' इति मुपा. स्वरध्वन्यः । ‡ 'यु-' इति मुपा. स्वरः ? । § 'शकनना' इत्यस्य पूर्वस्वररूपम् ।

२१<sup>५</sup>; २४; २७<sup>३</sup>; ३३; शां. १४, ५;  
 १६, ११; १७, ६<sup>१</sup>; २८, ९;  
 २९, ३<sup>४</sup>; ५; ८<sup>३</sup>; ३०, २<sup>३</sup>; ११; शा.  
 ३, ९, ३, १०; ४, ३, ४, २१; १०,  
 ५, ३, ३-७; ९; ११; तैआ. ७, ८, १;  
 तां. १२, १३, ७; जै. २३; जै. ३,  
 १, ४, ५; ११; गो. २, ३, १६; २३<sup>३</sup>;  
 ४, ४; १८; ५, ३<sup>३</sup>; ५<sup>३</sup>; १५<sup>३</sup>; ६, ३<sup>३</sup>;  
 ७; ८; शंसावः गो. २, ३, १०<sup>३</sup>;  
 शंशंसावः गो. २, ४, १८; शोशो-  
 सावः(=शंसावः) ऐ. ३, १२; शां.  
 १४, ३; शोसावः(=शंसावः) ऐ. ३,  
 १२<sup>३</sup>; शां. १४, ३<sup>३</sup>; शोशोसामः  
 (=शंसामः) शी. १४, ३<sup>३</sup>; शोसामः  
 (=शंसामः) शां. १४, ३; शंस  
 ऐ. ६, २४; ऐआ. २, २, ३<sup>३</sup>; शंसि-  
 प्यति<sup>३</sup>, शंसिपत्, शंसन् ऐ. २, ३८;  
 शंसतु ऐ. ६, ३०; शंस ऐ. ३, १२<sup>३</sup>;  
 ५, १८; ६, ३३; ऐआ. २, २, ३<sup>३</sup>;  
 शंसत श. ३, ३, ४, २४; शंसाव  
 गो. २, ३, १०<sup>३</sup>; १६; ४, ४; अशंसत्  
 शां. ६, १०; तै. ३, १२, ९, ४; तां.  
 १३, ६, ९; गो. २, ३, १२; अशंसन्  
 श. १, ४, २, ८; १०, ५, ३, ३-७;  
 ९; ११; शंसत् जै. ६२; शंसत् ऐ.  
 २, ३२<sup>३</sup>; ३३<sup>३</sup>; ३, ३८; १८<sup>३</sup>; १९;  
 ३४; ३७<sup>५</sup>; ४४<sup>५</sup>; ४, ७<sup>३</sup>; ९<sup>३</sup>; २२<sup>३</sup>;  
 ५, १५; ६, ८<sup>३</sup>; २४<sup>३</sup>; २६; २७; ३०<sup>३</sup>;  
 ऐआ. ३, २, ४<sup>३</sup>; ५, १, ६; ३, ३<sup>३</sup>; शां.  
 १५, ३; ४<sup>३</sup>; १६, ३; ७<sup>३</sup>; १८, १; १९,  
 १०; २२, १; २७, १; ३; शांआ. १,  
 १<sup>३</sup>; २, १६<sup>३</sup>; ८, ६; श. ४, ३, २, ६<sup>३</sup>;  
 ९, ५, १, ६३; शंसत् श. ९, ५, १,  
 ६३<sup>३</sup>; १०, ५, २, ५; १३, ५, १, २;  
 तां. ९, १, ३८; गो. २, ४, १०<sup>५</sup>;  
 ५, १४<sup>३</sup>; ६, ८<sup>३</sup>; ९<sup>३</sup>; १५<sup>३</sup>; शंस्युः  
 ऐ. ६, ८<sup>३</sup>; २१; गो. २, ५, १४<sup>३</sup>; ६,  
 ३; शंसिष्ठ ऐ. ६, ३०; अशंसीत्  
 ऐ. ५, ३४; ६, २८<sup>३</sup>; जैउ. ३, ४, ३;  
 ४; गो. २, ६, ८<sup>३</sup>; अशंसीत् गो.  
 १, ३, ४<sup>३</sup>; अशंसिपम् ऐ. ६, २६;

शंसिपम् तां. ८, ६, १२<sup>३</sup>; जै.  
 ६३<sup>३</sup>; शंसीषाम्(=शंसिपम्) जै.  
 ६२.  
 शस्यते ऐ. ३, २; १६<sup>३</sup>; १७; १८;  
 २२; ३४; ४, ५; ८<sup>३</sup>; ६, १५; ३०<sup>३</sup>;  
 ऐआ. ४, १, १; शां. १६, ३; १७,  
 ९; २१, ६; २२, ६; २३, ४; २६,  
 १४; श. ४, ३, २, १२; १०, १, १,  
 १; शस्यते तै. ३, ७, ११, २; तां  
 १६, ७, ४; १८, ६, २२; २०, २, ३;  
 ९, २; २१, १४. ६; जै. १२८; जैउ.  
 ३, १, ४, १; गो. १, ३, ५; २, ५, १;  
 ५; ६, ९<sup>३</sup>; शस्यते ऐ. ३, १७<sup>३</sup>; ३०;  
 शां. १५, २; २२, १<sup>३</sup>; २६, ९;  
 शस्यन्ते ऐ. ३, ११; २९; ५०; ४,  
 २१; ५, १०; १६; १७; १८<sup>३</sup>; १९<sup>३</sup>;  
 २०<sup>३</sup>; २१<sup>३</sup>; ६, १५; २१; २२; २६<sup>३</sup>;  
 शां. ११, ८<sup>३</sup>; १४, ५; १५, ४; ५;  
 १८, १; २१, ६; २२, १; ९<sup>३</sup>; २३, २;  
 २४, १; २५, ३; ६; १२<sup>३</sup>; २६, ८<sup>३</sup>;  
 ११; १२; १४; १६; १७; २८, ९;  
 २९, ४; ५; ३०, ३; शांआ. २, ११;  
 श. ४, ३, २, ११; तां. ९, १, ३७;  
 १६, ५, २५; गो. २, ४, ११<sup>३</sup>;  
 १२; १३<sup>३</sup>; ५, १५<sup>३</sup>; ६, ३; १०;  
 शंसिप्यते शांआ. १, ५.  
 शंसयाञ्चके गो. २, ६, ९; शंसया-  
 च्चकार ऐ. ६, ३०<sup>३</sup>; शंसय ऐ. ५,  
 १४; शंसयानि ऐ. ६, ३०; गो. २,  
 ६, ९; अशंसयत् ऐ. ४, ३२; ५,  
 १४; शंसयेत् ऐ. ४, ४<sup>३</sup>.  
 शंस- -सः ऐ. २, ४; ३१<sup>३</sup>; ३२<sup>३</sup>; ६,  
 २७; ३२; श. २, ३, ४, ३५; का. १,  
 ४, १, २५; गो. २, ६, ८; -सम् तै.  
 २, ८, ५, ६; तैआ. ४, ५, ५; -सात्  
 तैआ. २, ३, १.  
 शंसत्- -सदयः श. ३, २, ४, ६; -सत्  
 श. ४, ३, २, ६; ११, ५, ५, १०;  
 -सन्तः ऐ. ६, ३२<sup>३</sup>; गो. १, २,  
 १९<sup>३</sup>.  
 शंसमान- -नः श. २, ३, ४, ६; का.

१, ४, १, ५.  
 शंसित्- -तारम् ऐआ. ५, ३, २.  
 शंसिप्यत्- -प्यन् ऐ. ३, ३१; -प्य-  
 न्तम् ऐआ. २, २, ३.  
 शंस्तव्य, व्या- -व्यः ऐ. २, ३२<sup>३</sup>; ३.  
 २४<sup>३</sup>; ४, २<sup>३</sup>; गो. २, ३, २२<sup>३</sup>; -व्यम्  
 ऐ. ३, २४; ३६; ३७; गो. २, ३,  
 २२; -व्या ऐ. ३, २४; ३५; गो.  
 २, ३, २२.  
 शंसृ- -स्त्रे ऐ. ३, ११.  
 शंस्य- -स्य श. २, ४, १, ५; का.  
 १, ४, २, २; तै. १, १, १०, २; ४;  
 २, १, २५; -स्यम् शां. २६, १३;  
 गो. २, ३, ११; -स्यानि गो. २,  
 ६, १.  
 शस्त-स्ता, शस्त्र-शस्त्रा-शस्य-  
 स्या, शस्यमान- अद्र.  
 √शक्, शक्नोति शांआ. ४, ५<sup>३</sup>; श. १,  
 १, १, १८; ४, १, २; २, १, ४, २६;  
 ४, २, २, ११; ९, ५, १, ९; १४, १,  
 १, ६; का. १, १, ४, २४; २, १, १,  
 १३; शक्नोति श. २, ४, २, ६; ४;  
 ६, ७, २१<sup>३</sup>; ९, ६; ५, २, ३, ४; ५, ४;  
 ८; १२; ६, ३, १, १४; १८<sup>३</sup>; २०<sup>३</sup>;  
 का. १, ३, ३, ७; जै. १८२; शक्नु-  
 वन्ति श. ६, ७, १, १६<sup>३</sup>; शक्नु-  
 वन्ति श. १०, २, १, १; प. १, ६;  
 शक्नोषि ऐआ. ३, १, ४; शांआ. ७,  
 ९; १८; शक्नोमि जै. १३०; शक्नुमः  
 श. ९, ५, १, ६; शशाक श. ४,  
 १, ४, २; शशाक श. १, ४, १, १३;  
 ६, ३, ३६; ४, ६, ४, १; १४, १, १,  
 ६; का. २, २, ३, ८; जै. ५३; १३०<sup>३</sup>;  
 जैउ. ४, १०, ३, ६; १०; शोकतुः  
 श. १, १, ४, १७; शोकः श. १, ४,  
 १, ४; ४, २, १, ५; ४, १, १९<sup>३</sup>; ९, ५,  
 १, ५; का. २, १, ३, १९; तैआ. १,  
 ११, १; शोकिम तै. २, ४, ४, ९;  
 शक्ष्यति तां. १३, ४, ११; गो. १,  
 १, २, १९<sup>३</sup>; शक्ष्यावः श. १०, ४,  
 १, ५; जै. १०४; शक्ष्यामः श. ६,

१,१,३; ८,७,१,४; १२,९,२,१३;  
 जै. ४७; ४८; १८६; शश्वि तै. ३,  
 ७,११,४; तैआ. १०, १,९; तां.  
 १९,४,३; शक्नुहि तां. १३,४,१;  
 शक्नु शां. २५, १५६: शक्नु-  
 वाम श. १२, ४,४,१; अशक्नोत्  
 ऐ. ३, १४; २८; ५, ७; ऐआ. २,  
 ४,३; शां. ३, ६; १५, २; श. १०,  
 २, १, १; तै. १, १, ५, ६; ६, १, ३, ९,  
 ८, १; अशक्नोत् तै. २, १, २, १;  
 तां. ७, ७, १७; १२, ६, ८; जै. ६६;  
 ७३; १८३; जैड. १, १, १, ६; २, १,  
 ४; अशक्नुवन् ऐ. १, ७; १२; शां.  
 २४, ४; तां. ८, ८, १; ९, १, १; १९,  
 ७, १; जै. १८२; जैड. ३, ४, ५,  
 ३; शक्नुयात् ऐ. ७, ५; ७; शांआ.  
 ५, २; श. २, ४, ३, १४; ३, ५, ४,  
 १४; ४, ५, १, १६; १०, २, ५, १६;  
 ११, १, ४, ४; ५, ६, ९; १४, ५, ४,  
 ७-९; ७, ३, ८-१०; का. १, ३, २,  
 १२; शक्नुयुः गो. १, ३, १३; शक्ने-  
 यम् श. १, १, २; ४, ५, १; ३,  
 १, ३, २३; का. २, १, १, २; तै. १,  
 ५, ५, २; ४; ५; ७; ३, २, ४, १;  
 ७, ४, ८; ५, १; शक्नेयम् तै. ३, ७,  
 ४, ७; तैआ. ४, ८, ४; ४, ४१, ४;  
 ५, ७, ८; मं. १, ६, ९-१३; शक्नेम  
 श. ६, ३, १, ३९; शक्नेम तै. २,  
 ४, २, ५; मं. २, ४, ४; अशकत्  
 शां. २३, २; श. १, १, १, ३; का.  
 २, १, १, ३; अशकः ऐआ. ३, १,  
 ४; शां. २३, २; शांआ. ७, ९;  
 १०; श. ११, ४, २, १९; जैड. ३,  
 ६, १, ५; अशकत् श. १४, ९, २,  
 ८-१२; अशकम् श. १, १, १, ३;  
 ४, १, १९; ३, ५, १, १७; का. २,  
 १, १, ३; तैआ. ४, ४१, ६; जैड.  
 ४, १०, ३, ६; १०.  
 शिक्षते, शिक्षति प्रम्. √ शिक्ष  
 द.

शक(ट→)टी- -टीःऽइव तै. २, ५,  
 ५, ७.  
 शकटी-मु(ख→)खी- -खी प.  
 ४, ७.  
 शक-पून- -नः जै. ६१.  
 शकर- -रागि श. १४, ६, ९, ३२.  
 =शकल- अद्र.  
 शकली- -लः श. १, २, ४, १; ३,  
 ६, ३, १०; का. २, २, २, १; तां. १३,  
 ३, १०; ज. ९२; -लम् श. १, ५,  
 १, ३; ३, ४, १, २०; ६, ४, ११; १२,  
 ४, ३, १; -लान् शां. ८, ४; श. २,  
 ५, ३, ५; ६; ११; का. १, ५, २, ५;  
 १०; -लौ श. १४, १, ३, २६.  
 शकुन- -नः शां. ७, ४; श. ९, ४, ४,  
 ५; तै. ३, १०, ४, ३; तैआ. ४,  
 ११, ६; ६, ४, २; तां. ५, ३, ५; २५,  
 १८, ५; जै. ६२; ४६८; जैआ. १,  
 ४६८; -नःऽइव तां. ५, ३, ५;  
 -नम् तै. २, ५, ८, ५; तैआ. ६,  
 ३, १; तां. १, ५, १९; -नाःऽइव  
 तां. १२, ९, ४; -नाय शां. ७, ४.  
 शकुनि- -नयः ऐ. २, १५; -निः  
 शांआ. ३, २; श. १४, १, १, ३१; तै.  
 ३, १२, ९, ७; गो. २, ३, ९; -निःऽइव  
 ऐ. ४, ७; -निभ्यः शांआ. ९, ७.  
 शकुनि-मित्र- -त्रः, -त्राय जैड. ३,  
 ७, ४, १.  
 शकुनि-वाद- -दात् ऐ. २, १५.  
 शकुन्तक- -कः श. १३, ५, २, ४.  
 शकुन्तिका- -का श. १३, २,  
 ९, ६; ५, २, ४; तै. ३, ९, ७, ३.  
 शकुन्तला- -ला श. १३, ५, ४,  
 १३.  
 शकुत्(फ) → शक्ना श. ६, ५, ३, ९;  
 १४, १, २, २०.  
 शकुत्-पिण्ड- -पडेन गो. १, ३,  
 १३; -पडेभ्यः जै. १५०; -पडे  
 जै. १८६.  
 शशुकि- -कयः शां. २३, २; -किः

ऐ. १, २९; -क्तीः तै. ३, ६, ९, १;  
 -कौ शांआ. १२, ८; -क्त्या श.  
 ६, ३, १, १४; ५, १, ११; तैआ. ४,  
 ३, २; -क्त्यै तै. ३, २, ४, १; गो.  
 २, २, ३.  
 शु(क्ति→)की-वत्- -वान् तै. ३,  
 ६, २, १.  
 शशुक्ति- -क्त्या श. ६, ३, १, १४;  
 ५, ४, ११.  
 शक्नुवत्- -वन् ऐआ. ३, १, ४; शांआ.  
 ७, ९; -वन्तम् शांआ. ७, १०.  
 शक्नुवृत्- -वृत्तः तैआ. २, ६, २.  
 शक्मन्- -क्मने गो. २, २, ३.  
 शक्यमान- -म् सं. ३.  
 शक्- -कः ऐआ. ४, १, १; तै. २,  
 ५, ३, १; तैआ. ३, १२, ७; -क  
 तै. २, ४, ३, ४.  
 शक्नु- -क्वने श. ३, ४, २, १२;  
 -का श. ३, ४, २, १२; -काऽइव  
 श. ११, ५, ५, १३.  
 शक्वरी- -रयः तै. ३, ९, ९, १;  
 -री श. ३, १, १, ९, २, १७; तै.  
 २, १, ५, ११; तां. १०, ६, ५; १९,  
 ७, ६; -रीः श. ५, ३, ४, १८;  
 तै. १, २, १, १४; ७, ५, ४; २, ६,  
 १९, २; ३, ७, ६, ४; तां. ७, ८, १२;  
 १३, ४, ११; १६, ५, १८; -रीणाम्  
 ऐ. ५, ७; तां. ८, ९, १४; १०, ६,  
 ५; १३, ४, १; जै. १८०; १८२;  
 -रीभिः तै. २, ५, २, २; तां. १३,  
 ४, १२; -रीम् तैआ. ५, १२, २;  
 -रीषु तै. २, ४, ३, १; तां. १२, १३,  
 १३; -र्यः ऐ. ५, ७; शां. २३,  
 २; श. १३, ३, २, २; ३, २; तां.  
 १२, १३, १४; २२; १३, १, ३; ३;  
 २, २; ८; ४, १३; ५, १८; १६, ५,  
 १८; जै. ७३; ११०; १७९;  
 १८३; जैआ. २, २४, १; आ. २,  
 २६, १.  
 शक्वरी-त्व- -म् ऐ. ५, ७;



तां. १३,४,१: जै. १८२.  
 शक्र-वर्ण- -म् जैआ. २, १६, ८.  
 शग्म,ग्मा- -ग्म: तै. ३, ७,४, १३;  
 -ग्मा तै. ३, ७, ६, ६; -ग्मा: तैआ.  
 ६, ७, ३; -ग्माम् श. ३, १, २, २०;  
 ५, ४, ४, २; ४; -ग्मेन तै. १, ५, ५,  
 २; ३, ५; ७.  
 श(ग्म्य-→)ग्म्या- -ग्म्या शां. १, १.  
 √शङ्क,शङ्कत श. ३, ८, ३, ३६; ९, १,  
 १, २, २.  
 शङ्कमान- -न: श. ३, ८, ३, ३६.  
 शङ्का- -ङ्का श. १०, १, १, १०; १२,  
 ८, ३, ११.  
 शङ्कु- -ङ्कु तां. ११, १०, ११;  
 आ.जैआ. १, ५८१; -ङ्कु: श.  
 ३, ५, १, २६; ६, १, ३; जै. १३१;  
 -ङ्कुना तां. ११, १०, ११; जै. १३१;  
 -ङ्कुभि: श. २, १, १, १०; १३, ८,  
 ४, १; का. १, १, १, ७; -ङ्कुम् श.  
 ३, ५, १, १-६; -ङ्को: श. ३, ५,  
 १, २-६; २, ३; ३.  
 शङ्क्य- -म् सा. १, ५, १५.  
 शङ्ख(√शम्) -ङ्ख: जैउ. ३, ७, ४,  
 १; ४, ९, २, १; मं. २, ६, ८; -ङ्खस्य  
 श. १४, ५, ४, ९; ७, ३, १०; गो.  
 १, २, ८; -ङ्खाय जैउ. ३, ७, ४,  
 १; ४, ९, २, १.  
 शङ्ख-ष्म(√ष्मा) -ष्मम् तै. ३, ४,  
 १३, १; -ष्मस्य श. १४, ५, ४,  
 ९; ७, ३, १०.  
 शङ्ख-पुष्पी- -म् सा. २, ३, ३.  
 शङ्ग,शङ्गय-शङ्गवी- शम् अद्र.  
 शङ्गी- -वीनाम् ऐआ. ४, १, १; -वीभि:  
 ऐ. ७, ३३; ८, २०; ऐआ. १, ३, १;  
 श. ५, ५, ४, २६; ७, २, १, २०;  
 १२, ८, १, ५; तै. १, ४, २, १; ३;  
 २, ४, ५, २; ६, ३, २; ४, १; ३; ८, ७,  
 ८; ३, ६, ११, १; मं. २, ३, २१;  
 -च्या श. ४, २, १, १२; तै. १, ७,

१, ६; २, ८, ४, ७; तैआ. १, ६, ३;  
 जै. १९८.  
 शङ्घि(घ-→)घा(-वीवत्+इष्टन्)-  
 -घ्या तैआ. ४, ४२, ३; -घा तां.  
 २१, ३, ७.  
 शङ्घी-पुति- -तये ष. ५, ३; -ति:  
 तै. ३, ७, १४, ५.  
 शङ्घी-वत्(मनुप्)- -व: ऐ. २, १२;  
 तै. २, ४, ४, ८; -व: तै. ३, ६, ७, २.  
 शण(√शण्)- -णा: श. ३, २, १, ११;  
 ६, ६, १, २४; २, १५; १६.  
 शणकुलाय- -म् श. ६, ६, १, २४.  
 शणशक(ल-→)ला- -लाभि: जै. ६१.  
 शण्ड(√शण्ड्)- -ण्ड: श. ४, २, १,  
 १४; २०; तै. १, १, ५; -ण्डाय श.  
 ४, २, १, ९.  
 श(ण्ड-→)ण्डा-मूर्क- -काम्याम् श.  
 ४, २, १, ६; -कौं श. ४, ४, १, ४;  
 तै. १, १, १, ५.  
 शण्डिल- -ला: तैआ. १, २२, १०.  
 शत- -तम् ऐ. २, १७; ५, १; ४; १६; ७,  
 १३; १५; १६; १८; ८, २२; २३;  
 ऐआ. १, २, २; ४, १; २; २, १; ३;  
 ४, ५, १; शां. १८, ३; २२, ४; २५,  
 ६; शांआ. २, १७; ३, ४; ४, ११;  
 ११, ८; श. १, ९, ३, १९; २, ३,  
 ३, ६; ४, २१; ३, ७, ४, १०; ५, ४,  
 ३, १; ७, २, ४, २६; २७; ८, १,  
 ४, १०; ९, २, ३, ३२; १०,  
 १, ५, ४; २, ४, ३; ८; ६, १; २;  
 ७-९; ११; १२; १४; ४, ३, १४;  
 १८; १२, ३, २, ८; ५, १३; ४, ३, २;  
 ८, १, २०; १३, १, ५, ६; ६, २; ३;  
 २, ५, ३; ४, १, १५; २, ५; ५, २,  
 ५-८; १९; ५, ४, १२; ८, ४, १२;  
 १४, ७, १, ३३-३९; ९, ४, २६;  
 का. १, ४, १, १६; तै. १, २, १, २;  
 ५; १९; ५, २, ९; ८, २, २; २, ६, ३,  
 ५; ८, ६, ८; ३, १, २, १; २, ७; ६, १३,

१; ७, ४, ६; १०; ६, ११; १२; ११,  
 ३; ८, २०, १; ५, ४; ९, ३; १२, ५,  
 ८; ९, २: तैआ. १, ७, ५; २७, ६; ३,  
 ११, १; ३: ७; १०; ४, ७, ५; ४२,  
 ३; ५; ६, १०, २; ८, ८, १; २-४;  
 तां. १२, ४, १; १६, १, १२; १७,  
 १३, ११; १८, ५, १२; २०, १५,  
 १२; २५, १०, १८; जै. १३२;  
 १५६; १८८; २१२; जैउ. १, १०,  
 २, १; २; १६, १, ४-७; मं. १, १,  
 ६; २, २; ५, १७; १८; २, १, ९; ष.  
 ५, १; सा. १, ५, ४; २, १, ५; २, १;  
 गो. १, ४, १७; ५, ५; -तम्-तम्  
 श. ३, ४, ३, १८; १२, २, ३, १२;  
 गो. १, ४, २३; -तस्य-तस्य  
 शां. २७, ३; -ता ऐ. ७, १७; श.  
 ११, ६, ३, ४; १२, ३, २, ८; १३,  
 ५, ४, ८; १४, ५, ५, १९; ६, ९, १;  
 तै. २, ४, ४, ७; ७, १२, २; तैआ.  
 ३, ११, ७; जैउ. १, १४, ३, १; ५;  
 -ताव श. १, ९, ३, १९; ४, ५, ८,  
 १६; -तानि ऐ. २, १७; ४, १२;  
 ५, २८; ६, २६; ७, २; १७; ऐआ.  
 २, ३, ६; ३, २, १; शांआ. ३, ४;  
 ८, १; २; श. १, ३, ५, ९; २, ३,  
 ३, १९; २०; ४, ५, ८, १; ९, १, १,  
 ४३; ३, ३, १८; १०, ४, २, २; ४;  
 २०; २३-२५; ३, ८; १३; १९;  
 २०; ५, ४, ४; ५; ७; १०; १२;  
 १४; ११, २, १०; ११; ५, २,  
 १०; १२, ३, २, ३; ४; ५; ८; ३, ३,  
 १; ५, २, १; ४, २७; तां. ९, ३, ५; २०,  
 १५, १२; १३; जै. १४७; गो. १,  
 ५, ५; १०; २३; -ताम्याम् श.  
 ८, ७, ४, ९; -ताम् जै. ३६; -ताय  
 श. १३, २, १, ५; तै. ३, ८, १५,  
 ३; १६, २; -ते श. ७, ३, १, ४३;  
 १०, ४, ३, १३; १२, २, १, ६; ७; तै.  
 ३, ९, १४, ४; तां. २, ५, १०, १९;

‡ उणा. १, ३७ द्र. । † उणा. १, १०७ द्र. । † 'शच्या' इति मुपा. स्वरः ? । ॥ पा. ५, १, ५९ द्र. ।  
 ङ सामगानेऽत्र दीर्घो द्र. ।

गो. १, ५, २३; -तेऽ-ते श. १०.  
 १, ५, ४; -तेन ऐ. ५, १६; ६. २;  
 शां. ८, ३; श. १, २, ४, १६; १७;  
 १९; ४, ३, ४, ३; ७, ४, २, १४; १५;<sup>३</sup>  
 का. २, २, २, ९; १०; ११; तै. २,  
 ६, १०, ५; ३, २, ९, ४; ८, ५, १;<sup>३</sup>  
 २; ३; तैआ. १०, १, ८;<sup>३</sup> तां. ९,  
 २, २२; -तेषु श. १०, ४, २, २०;  
 शत-कृत्वस्(ः) तैआ. ४, २८, १.  
 शत-क्रेतु- -तु श. ११, ५, ५, १२;  
 -तुः ऐआ. ५, २, ३; तै. २, ४, ८,  
 ७; ६, १३, ३; ७, १३, २; मं. २, १,  
 १६; -तुम् तै. २, ६, ७, ५; ११,  
 ८; १७, ७; -०त् श. ३, ७, ५, १२;  
 -०तो श. २, ५, ३, १७; का. १,  
 ५, २, १६; -०तो तै. २, ४, ३, १२;  
 तैआ. १, १९, १; १०, ५, १; -०त्वः  
 श. ७, २, ४, २७.  
 शत-क्री- -क्रियः जै. १३४.  
 शत-क्षर- -रः तै. १, ८, ९, १,  
 शत-क्षि(√हृन्)- -क्षि तैआ. १, ५, १.  
 शत-तन्तु(√तन्)- -न् ऐआ. ५,  
 १, ४.  
 शत-तन्त्रि-न्त्री- -न्त्रिः जै. १६५;  
 -न्त्रिम् जै. १२३; -न्त्रीम् जै. १६५.  
 शत-तन्त्रीक- -कः तां. ५, ६, १३.  
 शत-त(म→)मी- -मी तै. २, ८,  
 ८, २.  
 शत-तेजस्- -जाः श. १, २, ४, ६;<sup>३</sup>  
 ४, ३, ४, ३; ५, ४, १, १३; ५, ४,  
 २७; का. २, २, २, ५;<sup>३</sup> तै. ३, २,  
 १, १.  
 शत-द्रायु(√दा)- -यः तै. २, ८,  
 १, ४.  
 शत-द्रायु-सुख्य- -म् मं. १, ५, २.  
 शत-देवर्ष- -म् तै. ३, ८, २०, ४.  
 शत-द्युम्न- -म् तै. १, ५, २, १.  
 शत-द्वारहा(द्राघ?)र-गमन्त- -न्ता  
 तैआ. १, ३१, २१.  
 शत-ध्वा श. ७, २, ४, २७; तैआ. १,

२१, ३; २४, ४; ३१, ६; ३, ११, ५;  
 जैव. १, २, ३, ४; ९, १, ३; २, ५.  
 शत-धार- -रः श. ७, ५, २, ३४;  
 तै. २, ६, ४, ४; ३, ७, ६, ११; -रम्  
 श. १, ७, १, १४;<sup>३</sup> ७, ५, २, ३४;  
 तै. ३, २, ३, ३; तैआ. ६, ६, १;<sup>३</sup>  
 -रणे श. १, ७, १, १६.  
 शत-पति- -तिः तै. २, ८, ४, २.  
 शत-पत्र- -त्रः तै. २, ५, ५, ४.  
 शत-पाद(→)पाद्(→पद्)- -पद्भिः  
 तैआ. १, १०, ३.  
 शत-पदी- -दी<sup>३</sup>, -दीम् श. १, ४.  
 शत-पयस्- -याः श. ९, २, ३, १०<sup>३</sup>.  
 शत-पर्वन्- -र्वां शां. १८, १०;  
 २५, ७.  
 शत-बाहु- -हुना तैआ. १०, १, ८.  
 शत-भिषज्- -पक्, ग् तै. १, ५, १,  
 ५; २, ९; ३, १, २, ७; ८; -पजे तै. ३,  
 १, ५, ९<sup>३</sup>.  
 शत-मात्र- -म् शां. ११, ७.  
 शत-मान- -नः तै. १, ८, ९, १; -नम्  
 श. १२, ७, २, १३; ९, १, ४; १३, १,  
 १, ४; २, ३, २, ४, १, १३; २, ७; १०;  
 १३; १४, ३, १, ३२<sup>३</sup>; तै. १, ३, ७,  
 ८; ७, ६, २; ८, १; ८, ६, ७; २, ६, ४,  
 ५; जै. १३२<sup>३</sup>; -नानि श. ५, ५, ५,  
 १६<sup>३</sup>; १३, ४, १, ६; -ने जै. १३२;  
 -नौ श. ५, ४, ३, २४; २६.  
 शत-मूर्धन्- -०र्धन् श. ९, २, ३, ३२.  
 शत-मू(ल→)ला- -ला तैआ. १०,  
 १, ७.  
 शत-योजन- -नम्, -नेन शां. ८, ३.  
 शत-रात्र- -त्रेण तां. २४, १९, २.  
 शत-रुद्रिय- -यम् श. ९, १, १, १; २;  
 ६; ७<sup>३</sup>; ४३<sup>३</sup>; ४४<sup>३</sup>; १०, १, ५, ३;  
 २, ५, १५; -याणाम् तै. ३, ६, ११,  
 २; ॥ -येण श. ९, १, १, ४३; २,  
 १; १०<sup>३</sup>; १३<sup>३</sup>; २०<sup>३</sup>.  
 शत-रुद्रीय- -यम् तै. ३, ११, १०,  
 ३; -यस्य तै. ३, ११, ९, ९.

शतर्चस्(-तऽर्चच्)- -सम् तै. २, ४,  
 ३, ५.  
 शतर्चिन्- -र्चिनः ऐआ. २, २, १<sup>३</sup>.  
 शत-चत्(मतुप्)- -चत् तां. १२,  
 ४, २.  
 शतवती- -स्यः तां. १२, ४, १.  
 शत-वल्ग- -व्वाः शांआ. ९, ७; श.  
 ३, ६, ४, १६; तै. १, २, १, ५; -व्वाम्  
 तै. ३, २, २, ६.  
 शत-विचक्ष(ण→)गा- -णाः ऐ. ८,  
 २७; मं. २, ८, ३.  
 शत-वितृष्ण(वि√तृद्)- -ष्णाः श.  
 ५, ४, १, १३<sup>३</sup>; ५, ४, २७<sup>३</sup>.  
 शत-वीर्य- -र्यः ऐ. २, १७; ४, १९;  
 ६, २; शां. १८, १०; २५, ७; श.  
 ४, ३, ४, ३; ५, ४, १, १३; ५, ४,  
 २७; ७, २, ४, २६; तै. १, ७, ६, ४; ३,  
 ८, १५, ३; १६, २; तां. ५, ६, १३;  
 जै. १३२<sup>३</sup>; १६५; -र्याय मं. २,  
 १, ९.  
 शत-शस्(ः) तैआ. १, २४, ४.  
 शत-शारद- -दानाम् मं. २, १, ११;  
 -दाय तै. १, २, १, १९; २, ५, ७, २.  
 शत-शीर्षन्- -र्षां श. ९, १, १, ६;  
 १५; २, ३, ३२<sup>३</sup>; -र्षाणम् श. ९,  
 १, १, ७.  
 शतशीर्षरुद्र-शमनीय- -म् श.  
 ९, १, १, ७<sup>३</sup>.  
 शत-संवत्सर- -रम् तां. २५, ८, १; सा.  
 १, ४, १०; -रस्य ऐआ. २, २, ४;  
 शांआ. २, १७.  
 शत-सनि(√सन्)- -निः जैव. १,  
 १६, १, ४-७; मं. १, ७, ७; -निम्  
 प. १, ४; मं. १, ७, ७.  
 शत-सा- -साः ऐ. ४, २०.  
 शत-हुत- -त्वात् प. ४, १<sup>३</sup>.  
 शता(न्तऽअ-)क्ष(र→)रा- -रा तैआ.  
 ६, ८, १.  
 शता(न्तऽअ-)ङ्क(र→)रा- -रा  
 तैआ. १०, १, ७.

शता(तऽअ-)मिष्टोम- -म् श. ११, ५,५,२;४.	शता(तऽअ-)र्ष- -र्षः श. ७, २, ४,२६.	२,८,३,५.
शता(तऽअ-)तिरात्र- -म् श. ११, ५,५,५;६.	शता(तऽअ-)वर- -म् सा. २, २, १-३;३,३-५;७,११;१२; ८,३ <sup>२</sup> ; ५;३,५,७.	शत्रु-बाध(न→)ना- -नाः तै. १,७, ६,८.
शतातृ(ण→)ण्णा(तऽआ/तृद्)- -ण्णा श. १२, ७,२,१३;९,१,३; -ण्णाम् तै. १,८,६,५; -ण्णायाम् तै. १,८,६,४।	शता(तऽअ-)श्च- -श्चानि जै. ६. शते(तऽइ-)धम- -धमेन तै. १, ६, ४,५.	शत्रु-हति- -त्यै तैआ. ६,५,१. शत्रूयत्(√शत्रूय)- -यत्तुः श. ६,७, २,१६ <sup>३</sup> ; तै. २, ४,७,९; -यत्ताम् शांआ. १२,२; तै. २, ४,१, १ <sup>३</sup> ; ५,२,४.
शता(तऽअ-)नीक- -कः ऐ. ८,२१; श. १३, ५,४, १९; २१; २२ <sup>३</sup> ; -कम् ऐ. ८,२१. शतानीकि- -किः जै. १३३.	शते(तऽइ-)न्द्रिय- -न्यः ऐ. २,१७; ४,१९;६,२; शां. १८,१०;२५,७; श. १२,७,२,१३; १३, १,१,४; ५,६;२,५,३;४,१, १५; २,१०; तै. १,३,७,८;७,६,२; ८,२;१०, ६;८,२,२;६,५ <sup>३</sup> ;९,१; ३,८,२०, ३;५,४;९,१४,४; १२, ५,८; जै. १३२ <sup>३</sup> ;१६५.	√शद्(→शीय्) शीयते <sup>१</sup> तै. ३,१२, ७,२;३; शीयन्ते श. १३,२,६,८; तै. ३,९,४,४;अशीयन्त श. ७,४, २,११;शीयताम् तै. ३,७,१४,५ <sup>३</sup> . शातयाञ्चक्रौ जै. २०५.
शता(तऽअ-)जुचर- -रः सा. २, ८,५ <sup>३</sup> .	शते(तऽइ-)पुधि- -धिः श. ९, १, १,६ <sup>३</sup> .	शद्- -दः जै. १२९ <sup>३</sup> .
शता(तऽअ-)पा(ष्ठ→)ष्ठा- -ष्ठा तै. ३,७,१३,४; तैआ. ४,२०,३.	शतो(तऽउ-)कथ्य- -कथ्येन श. ११, ५,५,२;४.	शनैस्(ः) श. ७,१,२,१८; ११,४,२, ६ <sup>३</sup> ;८ <sup>३</sup> ;५,५,९; १०; तां. ७, ९, ११; जै. २०८ <sup>३</sup> ; सं. १. शनैस्तराम् ऐ. ३,७ <sup>३</sup> ;४५ <sup>३</sup> .
शता(तऽआ-)यु- -युम् ऐ. ६, ३३; श. ७,५,२,१७.	शतो(तऽउ-)कथ्य- -कथ्येन श. ११, ५,५,२;४.	√शप्, शपति श. १४, ९, ४, ११; शपामि तैआ. ४,३८,१ <sup>३</sup> ;शपामहे श. ३,८,५,१०;१२,९,२,४; तै. २, ६, ६, २; शशाप जै. १५१; शपाव तै. ३,७,६,२३ <sup>३</sup> ; तैआ. २, ५,२ <sup>३</sup> ; अशपन् तां. ६,५,१२.
शतायु-त्ता- -त्तया, -ता श. १०, २,६, ७; -त्तायाम् श. १०, २, ६,१२;१३;१५.	शतो(तऽउ-)घाम- -म् तै. १, ४, ८,६.	शपव्- -पतः तै. ३,७,६,२३; तैआ. २,५,२.
शता(तऽआ-)युस्- -युः ऐ. २,१७; ४,१९;६,२; शां. ११,७;१८,१०; २५,७; शांआ. १२,५; श. ४,३,३, ४,३;५,४,१,१३;५,४,२७;७,२, ४,२६;५,२,१७; १२, ७,२,१३; ९,१,४; १३, १,१,४;५,६;२,१, ६;५, ३;६,८; ४,१,१५; २,१०; तै. १,३,७, ८;७, ६,२;६,४; ८, २;१०,६;८,२,२;६,५ <sup>३</sup> ; ९,१,२, ४,५,१;३,८,२०,३;५,४;१५,३; १६,२;९, १४,४; १२,५,८; तां. ५,६,१३; २५,८,३; जै. १३२ <sup>३</sup> ; १६५; -युपम् शां. ३०,५;श. ७, ५,२,१७; जै. १२३; गो. २, ६, १३; -युपा तै. २,६,३,३;४.	शतो(तऽउ-)न्मान- -नः श. १२,७, २,१३.	शपव्- -पतः तै. ३,७,६,२३; तैआ. २,५,२.
शतायुपी- -म् मं. १,१,६.	शति(तिन्→)नी- -नीभिः ऐ. ५, १६; तै. २,८,१,२.	शपथ- -थम् तै. ३,१०,८,१; -थेन तैआ. ४,३८,१.
शता(तऽआ-)युध- -धाय मं. २,१,९.	शत्रु(√शद्)- -त्रवः तै. २, ४,२,९; ३,१,१,११; जै. २०५; -त्रुः ऐआ. १,३,४;श. १,६,३,१०; -त्रुम् श. ११,१,६,१०; तै. २, ४,७,३;७; ८,२,७; तैआ. १०,१,११; -त्रूच् ऐ. १,१३; ऐआ. १,३,४;५,१,६; २,१; शां. ४,८; २८, ६; शांआ. १२,३; श. ३,६,३,१२;४,३,४, १३;६,९,१४; तै. १, ७,६,८;२, ४,६,१२; ७,४ <sup>३</sup> ; ११;५,२,३;३, २;४,३;८,११; ६,९,१;७,१७,१; ८,४,४;३,१,१,१२; ५,७,४; मं. २,३,२१; सा. २,४,४; -त्रोः तै.	शपन्-तर- -राः श. ९,३,१,२४. शप्त- -प्तम् तै. ३,१२,५,१; -प्ताः शां. ३०,५.
शतारिषा(तऽअरिष)- -म् मं. २, ५,१४.	२,३,२१; सा. २,४,४; -त्रोः तै.	शफ- -फाः ऐ. २,११; ४,१७; ऐआ. २,१,४; श. ६,२, २,१५; ७,२, ६; -फान् ऐ. ४, १७; -फेन श. ३, ३,३, ३; -फेभ्यः जै. १५०; -फैः श. ४,२,४,१७; १२,८,३, १३; -फौ ऐ. १,२२ <sup>३</sup> ; श. १४,२, १,१६; जैआ. २,१९,१०; गो. २, २,६.

शफ-शस्(ः) तां. ३.८,२; १'१,१,८;  
१२, ५, ४; २३, २४, १; २४,  
८,२.

शफो(-फड-)-पयम- -मान् तैआ.  
५,७,५;९,३.

शवर- -राः ऐ. ७,१८.

शबल- -लः शां.२,९; तै.१,७,३,६;  
जै. २; -लम् जै. २; -लौ तैआ.  
६,३,१.

शबली- -लि तां. २१, ३, ७;  
-लिड-लि तां.२१,३,५;-ली  
तां. २१,१,५;३,१; जै. १४९.

शबली-होम- -म् तां. २१, ३, ५.

शबलो(-लड-)-वर- -म् तैआ. १,  
२८,१; मं. २,५,६.

शब्द- -ब्दः शांआ. ५,५;६,२;८,७;  
शा. १४, ४,३,१०; ५,१,११;४,  
७-९;७,३,८-१०; गो.१,१,२६;  
-ब्दम् शांआ. ५,२;७;८; तैआ.  
१, १२,५; -ब्दस्य शांआ.६,६;  
-ब्दाः शांआ.५,४;७,२३;-ब्दान्  
ऐआ. ५,१,५; शांआ. ३,७; ५,  
४;६; शा.१४,५,४,७-९;६,२,६;  
७,२,२३;३,८-१०; जैड.४,११,  
५,६; गो. १, १,१६; -ब्दानाम्  
शा. १४,५,४,११;७,३,१२;-ब्दे  
शांआ. ६,२;१४; -ब्देन शा.१४,  
६,२,६;-ब्दैः शांआ. ५,३;६,  
२०.

शब्द-व(त्-→)ती- -ती ऐआ. ३,  
२,५.

शब्द-श्रवण- -म् गो. १,१,२१.

शब्द-स्पर्श-रूप-रस-गन्ध- -न्धाः  
तैआ. १०,५५,१.

√शम्,शाम्यति शा १, २,५,२६; घ.  
५,१०; सा.२,३,१;२;३,४,११;  
५, ४; शाम्यतः तैआ. १, ३, ४;  
शाम्यन्ति शा.१४,२,२,२८;तैआ.  
२,२,१; शशम् तै. ३,६, १०,४;

शमीष्वा श. १, ४, १०; का.  
२,१,३,१४; शामिष्व तै. ३, २,  
५,८; शमीध्वम् ऐ.२,७; तै. ३,  
६,६,४; शमीध्वम् तै. ३, ६,६,  
४; अशाम्यत् गो. १, २, २१;  
अशाम्यन् शा.८,४,३,१९;शाम्येत  
गो.१,२,१८; शाम्यम् गो. १,२,  
१८; अशामत् शा. १,७,४,७;८;  
अशामिष्ठाः शा. ४,४,४,१२.

शमयते शा. १, ७,४, १७; शम्-  
यति ऐ. १,१३;२९;८,२४; शां.  
३,३;५;७; ६,१४; १९,४; शा.  
५,४,४,१२; ६,३,१,३९; ४,४,  
४;७,३,१५; ७,१,१,३८; ९,१,  
२,२;३०;१४,३,१,२५; शमयति  
शा. १,२,२,११; ४,१६; ७,४,९;  
९,३,२;३;४; २,२,१,३;४; ३,  
१,२,६;३,१,७; ५,१,३७; ६,१,  
१९;४,१३;९,४,१८; ५,२,३,३;  
३,१,१३; ६,४,४,१६;७,३,१४;  
१६;८,१,१०; ७,४,१,२७; ३१;  
९,१,१,२;७;२०; २,१;२;२०;  
२२;२,३,३७; ११,२,३,९;१२,  
४,१,५;८; १४, २,१,१८; ३,१,  
२५; का. १,२,१,२;२,२,१,८;  
२,९; तै. १,६,१,२; १०,४; ७,  
८,६;३,३,९,७; तैआ. ५,९,६;  
तां. ७,९,४;१७,७,४; जै.१२२:  
गो.१,२,९;१८;२,६,१६; शम-  
यतः शा. ३, ८,२,८; १०; शम-  
यन्ते शा. २, ६,२, १८; ३,८,२,  
३०; ४,४,३, १३; शमयन्ति ऐ.  
६,२१; शा. ५,३,४,१६; का. २,  
२,२,९; तै. १, २,५,३; तां. ४,  
६,९; ८,७,८; गो.२,६,३; शम-  
यामि मं. १, ३,१-५; शमयामः  
शा. ९,१,२,२५;२६; शमयामसि  
तैआ. ६,४,१; शमयाञ्कार शां.  
३,८; ६,१४; गो. २, १,२;३;

शमयिष्यसि गो. १,२,१८; शम-  
यतु तैआ.४,४२,५; शमय तैआ.  
६,९,२; शमयत शा. ९,१,१,७;  
शमयै तां. ५, ३, ११; शमयाम  
शा. ९,१,१,२; अशमयत् शा. २,  
५,२,१०; का. १,५,१,९; तै. १,  
१,३,११;३,४,४; तां. २१, १४,  
५; गो. १, २, २०; अशमयताम्  
तै. २,७, ११,१; अशमयन्त तां.  
१५, ९,९; अशमयन् शा. ८, ५,  
२,३; ९, १,१,२;७; २,३,३७;  
अशमयन् शा. १,७,३,२०; ६,७,  
३,१४; ९, १,१,२;७; २,१;२०;  
२,३,३७; शमयत का. २, २,३,  
२३; अशीशमम् मं. १,३,६.

शम- -मः तैआ. ७, ९,१; १०,८,  
१;६२,१; ६३, १; जैड. ४,११,  
४,३;५,१५; -मस्य तै. २,८,४,  
३; -मे तैआ. १०,६२,१;६३,१;  
-मेन तैआ. १०,६३,१.

शम-नीच-मेढ- -द्वाः तां. १७,  
४,३; -द्वणाम् तां.१७,४,१६.

शमयत् -यताऽइव ऐ. ३, ३६;  
-यन्तः शां २९,४.

शमयमान- -नः ऐआ. ५,३,३.

शमयितु- -त्ता शां. ६, १४; तैआ.  
१०,६४,१; -तारः गो.१,५,११;  
-तुः गो. १,३,१८.

शमयित्री- -त्री शां. ६,१४; गो.  
२,१,२.

शमयित्वा शा. ९, १, २, १; १०;  
१३;२०; तै. १, १,६,७;३,४,  
४; तां. १५,९,९; जै. ७.

शमलो- -लम् ऐ. २, १७; ४,४;  
तै. १,३,२,६;७;३,३;४;६; ३,  
८,४,३; तां.२,१७,४; जै. १४०;  
-लेन तै. १,३,३,४;६.

शमल-गृहीत- -तः ऐ. २, १७;  
जै.१४०; -तम् जै.१४०.

† 'समयति' इति सम्√अयते रूपं सम्भाव्येत । ‡ 'नीचा' इति मुपा. सा. च ? । † दृणा. १,

√शमाय,शुमायन्तु॥ तैआ.७,४,२.  
 शमित्-न्तम् श. ९, २, ३, ११.  
 शमित्-न्तरि श. ३, ८, ३, ७; -न्ता  
 ऐ. २, ७; शां. १०, ४; श. ३, ८,  
 ३, ६, ९, २, ३, ११; तै. २, ६, १८,  
 ४<sup>३</sup>; ३, ६, ३, ४; १२, ९, ६; तां. २५,  
 १८, ४; गो. १, ५, २४; -न्ता३ः  
 (=०तः) श. ३, ८, ३, ४; १; -न्तारः  
 ऐ. २, ६; ७; -न्तारः ऐ. २, ६;  
 ७<sup>३</sup>; शां. १०, ४; तै. ३, ६, ६, १;  
 ४; -न्तारम् श. ३, ८, ३, ४; तै.  
 २, ६, ७, ५; ११, ८; -न्तारौ तै. ३,  
 ६, ६, ४; -न्तुः ऐ. ७, १; -न्तृभ्यः  
 ऐ. २, ७<sup>३</sup>.  
 शमि(=मी)न्त्व-न्त् तै. १, १, ३, १२.  
 शमी-न्मि तैआ. ६, ९, २; -मी  
 श. ९, २, ३, ३७; -मीम् श.  
 ९, २, ३, ३७; ११, ५, १, १३; तै.  
 १, २, १, ७; ष. ५, २; -म्या श. ९,  
 २, ३, ३७<sup>३</sup>; तै. १, १, ३, ११; -म्यै  
 तै. १, १, ३, १२; -म्योः श. ४, ४,  
 ३, ३; २, ५, १, २०; ११, २, ३, ९.  
 शमी-नाभ-न्भ-न्तै. १, २, १, ८;  
 -भम् श. २, १, ४, ५; का. १, १,  
 ४, ४; तै. १, २, १, ८; -भाँव तै.  
 १, १, ९, १; २, १, १६.  
 शमी-धान्य-न्म् श. १, १, १, १०;  
 का. २, १, १, ८.  
 शमी-पर्ण-न्र्णानि तै. १, ६, ४, ५<sup>३</sup>.  
 शमी-पलाश-न्शानि, -शैः श.  
 २, ५, २, १२; का. १, ५, १, १०.  
 शमीपलाश-श्रीपर्णी-न्र्णानाम्  
 सा. ३, ३, ५.  
 शमी-मूय-न्यः तै. १, १, ३, १२;  
 -यम् श. १३, ८, ४, १.  
 शमीमयी-न्म् श. ९, २, ३, ३७;  
 ११, ५, १, १५.  
 शुम्या-न्म्यया श. १, २, १,

१७; ३, ५, १, २४; का. २, १, ४,  
 १६; तै. ३, ७, १, ३; -म्या श.  
 १, २, १, १७; का. २, १, ४,  
 १६; तां. १५, ७, ६; २५, १३,  
 २; ४; -म्याः तां. ११, १, ६<sup>३</sup>;  
 -म्याम् श. १, १, १, २२; २, १, १६;  
 ३, ५, १, २६-३०; ५, २, ३, २;  
 १२, ५, २, ७; का. २, १, २, १;  
 ४, १५; तां. २, १, १०, ४; -म्यायाः  
 तै. १, ६, १, १; -म्ये श. ३, ३, ४,  
 २५; तां. ६, ५, २१; आ. १, ४४७;  
 जैआ. १, १६८<sup>३</sup>; ४४७.  
 शम्या-पराव्याध-न्धेऽधे श. ५,  
 ५, २, २.  
 शम्या-परास-न्सम्, -साः जै.  
 १५६.  
 शम्या-परासिन्-न्सिना जै. १५६.  
 शम्या-प्रास-न्सः प. २, १०.  
 शम्या-मात्र-न्म् तै. ३, २, ६, २<sup>३</sup>.  
 शम्य-न्म्याय सा. १, २, ५.  
 शशमत्-, शशमान-, शान्त-,  
 शान्ति- अद्र.  
 शुम् ऐ. ३, ३४; ७, ३३; ८, २०; ऐआ.  
 ५, २, २; शां. २, ५, ५<sup>३</sup>; श. १, ९,  
 १, २८<sup>३</sup>; २, ५, २, १२<sup>३</sup>; ३, १, २,  
 ६<sup>३</sup>; ८, २, १०; ११; ४, ४, ५, २१<sup>३</sup>;  
 ५, १, ५, २२; ११, ४, २, १९; १३,  
 ८, १, १०; ३, ३<sup>३</sup>; ५<sup>३</sup>; ४, १; १४, २,  
 २, १८; का. १, ५, १, १०<sup>३</sup>; तै. १,  
 १, ३, ७; २, १, १<sup>३</sup>; २, ४, ८, ७; १,  
 ६, २<sup>३</sup>; ८, ५<sup>३</sup>; ६, १६, १<sup>३</sup>; ८, २, ५;  
 ४, ६; ६, ३<sup>३</sup>; ४<sup>३</sup>; ७, ३<sup>३</sup>; ८; ३, १, १,  
 ३<sup>३</sup>; २, ३; ४; ५, ११, १<sup>३</sup>; ७, ८, २<sup>३</sup>;  
 १०, ५<sup>३</sup>; १३, ३; १०, ५, १; तैआ.  
 १, ९, ७<sup>३</sup>; २, ६, ३; ४, ९, २; ११, ४;  
 ४२, १<sup>३</sup>; ५, ८, १; ६, ४, १<sup>३</sup>; ६,  
 २; ७, ३<sup>३</sup>; ९, २<sup>३</sup>; ७, १, १<sup>३</sup>; ८, १;  
 १२, १<sup>३</sup>; तां. १, ६, १३; ६, ९, ६; ७;

८<sup>३</sup>; ९; जै. १२२; मं. १, २, १७<sup>३</sup>;  
 १८<sup>३</sup>; २, १, १३; ६, १<sup>३</sup>; सा. १, ८,  
 ३; ५; २, ३, १; गो. १, १, ११;  
 २१; २९; २, २, १४; ३, ६; शम्ऽइव  
 श. २, ६, २, १२; का. १, ६, २, ७.  
 शंयु-न्यः तैआ. १, ९, ७.  
 शंयु-न्युः शां. ३, ८; श. १, ९,  
 १, २४; २, ५<sup>३</sup>; २६; -युम् तै. ३,  
 ३, ८, ११; गो. १, २, १८<sup>३</sup>.  
 शंयु-घायस्-न्याः तैआ. ४, ११,  
 ३; ५, ९, ६.  
 शंयु(युऽआ)-न्त,न्ता-न्तः श.  
 ९, ५, १, २०; ११, २, ७, २५;  
 -न्तम् ऐ. ३, ४५<sup>३</sup>; शां. ७, ७<sup>३</sup>;  
 ९<sup>३</sup>; श. ३, २, ३, २३; -न्ता शां.  
 ८, २; -न्ते तै. १, ५, ९, ३.  
 शं-योस्(ः) श. १, ९, १, २४; २, ५<sup>३</sup>;  
 २६; २, १८; २, ५, २, ४४; ६, १,  
 ४७; का. १, ५, १, ३७; ६, १, ३०;  
 तै. ३, ३, ८, ११; ५, ११, १; तैआ.  
 १, ५, २; ४, ४२, ४; १०, १, १६.  
 शंयोर्वाक्-न्कः श. ११, २, १, ५;  
 ६, ९; १०; ७, २९<sup>३</sup>; -कम् शां. ३,  
 ८<sup>३</sup>; ९; -कस्य शां. ५, २.  
 शं-वत्-न्वति श. १३, ८, १, १०.  
 श(शुऽमऽङ्क)-ङ्कत्-न्तः तैआ १, ११, २  
 शङ्क(म्ऽग)-न्ङः, -ङ्गाय जैड. ३,  
 ७, ३, २.  
 शङ्क्य-न्यः तै. ३, ११, २, १; -ये  
 तै. ३, ५, १०, १.  
 शङ्कवी(←म्ऽगो)-न्वी श. १, ९, १, ५  
 शु(म्ऽन)-न्तम,मा-न्मम् श. ७, ४,  
 २, ८; ८, ३, १, १०; ७, ३, १९; तैआ.  
 १०, १७, १; -मा शांआ. ७, १; तै.  
 २, ५, ६, ४; तैआ. १, २, १, ३; ४, ४, २,  
 १; -माः तैआ. १, १, ३; ३, १, ६;  
 ३, २, ३; -मेन श. ७, ४, २, ८; ८,  
 ३, १, १०; ७, ३, १९; -मेभिः तै.

॥ सायणादिभिटीकाकारैः सर्वथोऽजितमेवैतच्छब्दव्याख्यानम् । प्रकरणमनुसृत्य 'शम्' इति क्रियाविशेषण-  
 ल्खमप्यस्य सम्भाव्यते परमेतत्पूर्वपातिनि 'दमायन्तु' इति पदे '√दमाय' इति प्रकल्पयन् Miv. साधुरिव प्रतीयत  
 अत एवात्र नामधानुप्रकल्पनम् । § 'सामनि' इति भा.सुपा. अद्र. । § पा.५, २, १३८द्र. । † योस्(ः) इत्यत्र टि. द्र. ।

<p>२,८,६,८.  श्रु(मृशाना)न्ताची-ची तै. ३, ७, १०, ५.  श्रुन्त्व(मृ+त्व)-न्त्वाय तै. १, १, ३, ८; तैआ ५, २, १३.  श्रुम्भू-श्रुम्भुवा ऐ. १, २९; ५, १७०; शां. ९, ३; २६, १०; -श्रुम्भुवौ श. १, ९, १, ७; तै. ३, ५, १०, २; -श्रुम्भुः श. ९, ४, २, ५-७; तै. १, २, १, २४; २, ४, १, ८; ३, १०, १, ३; तैआ. ४, ४२, २.  श्रुमद्-श्रुमद् तां. १५, ५, ११.  श्रुम्ब-श्रुम्बः तै. २, ८, २, ७.  श्रुम्बर-श्रुम्बरः तैआ. १, १०, ३; -श्रुम्ब ऐआ. ५, २, ५.  श्रुम्बर-हृत्य-ल्ये तै. २, ८, ३, ८१.  श्रुम्भक-कः शांआ. १२, ५.  श्रुयन्(√शी)-नम् आ. १, ७३; -ने श. ११, ५, १, २; ७, ४.  श्रुयान,ना-नः ऐ. ७, १५; ऐआ. २, ५, १; ५, ३, ३; शां. २, ९; श. ११, ५, ७, ४; तैआ. २, १२, १; १५, १; जै. १९४; -नम् ऐ. २, १३; श. १४, ३, १, ३२; तै. ३, १०, ११, ३; तां. १३, १०, ८; जै. ८५; ९२; जैउ. ३, ७, १, २; गो. १, २, ४; -नयोः श. १३, ५, २, ३; -नस्य श. १०, ५, ५, ४; -ना तै. ३, ७, ५, १३; -नाः जैउ. १, ४, १, १; २; -नाय ऐआ. ५, ३, ३; जैउ. ४, ११, २, ७; -ने तैआ. ३, १४, २.  श्रुयिस्त्वा श. ५, ३, ५, ९९; जै. २१२.  श्रुय्या-श्रुय्या जै. ९२; -श्रुय्या मं. २, ४, ६; -श्रुय्याम् सा. २, ६, १४.  श्रु(√श्रु)-श्रुः श. १, २, ४, १; ३; १, ३, १३; २, १, १३; का. २, २, २, १; तै. ३, ७, ६, २३; -श्रुम् श. १३, ८, १, १६; -श्रेण श. १, २,</p>	<p>४, २; का. २, २, २, १.  श्रु-श्रुम्-श्रुम्-हिः श. १४, ९, ४, ११.  श्रु-श्रुम्-श्रुम्-श्रीः श. १४, ९, ४, ११.  श्रु-श्रुम्-श्रुम्-श्रुम् प. ३, ८.  श्रु-श्रुम्-श्रुम्-श्रुम् सा. २, २, १.  श्रु-श्रुम्-श्रुम्-श्रीः श. ३, १, ३, १३.  श्रु(√श्रु)-श्रुम् ऐ. ५, १; २०; ७, १३; शां. २२, ४; तै. २, ४, ६, १; तैआ. १०, १, १६; आ. जैआ. १, २६६; सा. २, २, २; -णा तै. २, ७, १३, ४; -णाः तैआ. ६, ७, १; -णे जै. २१२.  श्रु(√श्रु)-श्रुम् श. १, ५, ३, १२; २, १, ३, १; २, ३, ९; ६, १, २; ५, ४, १, ६; ८, १, २, ५; १०, ४, ५, २; ११, २, ७, ३२; १३, ८, १, ४; का. १, १, ३, १; २, ३, ७; ६, १, ३; तै. १, १, २, ७; ४, १०, १०; ६, १०, ४; तै. ३, १०, ४, १; ११, १०, ३; ४; तैआ. १, ४, १; तैआ. ३, १२, ३; ४, १९, १; तां. २१, १५, २; ३; जैउ. १, १२, १, ५; मं. २, १, ११; प. ३, १; गो. १, ५, १५; -श्रुम् शांआ. ४, ११; श. १, ५, ३, १२; २, ३, ३, ६; ८; ८, १, २, ५; ११, ५, १, १०; १३, ८, ४, १२; १४, ९, ४, २६; का. १, २, ३, ६; तै. १, २, १, २; ५; २, ४, ५, ६; ३, १, १, २; २, १, ७; ४, ६; १०; ११, ३; तैआ. १, २, ७, ६; ४, ४, ५; ६, १०, २; १०, १, ८; जै. १८०; मं. १, १, ६; ५, १७; १८; २, १, ९; प. ५, १; गो. १, ४, १७; -श्रुम् शां. ३, ४; २२, ९; श. १, ५, ३, १२; ८, १, २, ५; तां. २१, १५, ३; जैउ. १, ३, २, ७; गो. १, १, २०; ५, १९; -श्रुम् शां. ३, ४; ३, ४; श. १, ५, ३, १२; श. ४, ३, १, १७; ७, २, ४, २६; १३, ५, ४, २८; ८, १, ४; तै. १, १, २, ७; ४,</p>	<p>१०, १०; जैउ. १, १२, १, ५; -श्रुम्भ्यः तै. १, २, १, १९.  श्रुम्भ-श्रुम्भः-श्रुम्भः ऐ. २, ८; श. १, २, ३, ९; का. २, २, १, २२; -श्रुम्भ, -श्रुम्भ श. ७, ५, २, ३६.  श्रु(व्य-→)श्रु(←श्रु)-श्रुः तै. १, ७, ६, ८; -श्रुय्यै तै. ३, ४, ३, १.  श्रुम्भ-श्रुम्भः श. ३, ३, ३, २; १०, ६, ५, २; तै. २, १, ७, १; १०, ३; -श्रुम्भ श. १४, २, २, ३२; तैआ. ४, १०, ३; १६, १; ५, ८, ७.  श्रु(श्रु-→)श्रु(←श्रु)-श्रुः तै. ५, ११, ४; -श्रुम् ऐ. ५, २, ६.  श्रुम्भ-श्रुम्भः-श्रुम्भ्यम् जै. २०७.  श्रु(√श्रु)-श्रुम् ऐ. २, ६; १४; ३, ८; ४, २, ४; ऐआ. २, १, ४; २, ४; ३, ३; ६; ३, २, १; शां. ७, १; शांआ. ५, ३; ५-७; ६, २०; ९, २; ११, १; २; ६; श. १, ८, १, २३; २, १, २, ९; १०; २, ४, ८; ३, २, २, २०; २१; ३, ३, ७; ४, १६; ४, ३, १३; ५, २, १५; ९, ४, २; ४, २, ५, १५; ४, ५, १; ६; १५; १६; ६, १, १, ४; १०, १, ४, १; ४, ४, ३, ५, २, १९; ६, ५, ६; ११, ८, ४, ६; १२, ७, २, १६; १३, ४, ४, ६; १४, ४, ३, १८-२०; ६, २, १३; ७, ७-३०; ७, १, ८; २, ४, ५; १०; १६; ८, ३, १; ९, २, ७; का. १, १, २, ६; २, ४, ७; तै. १, २, १, ८; ९; २, ७, ६, ५; ३, ६, ६, २; ७, १३, २; १०, ८, ७; ११, ७, ३; तैआ १, २२, ११; २३, २; ६, १, ४; ४, २; ७, ४, १; ९, ७, १; १०, १, ११; ६४, १; तां. २४, १३, ५; जैउ. ३, १, ३, १४; १५; ४, १२; ५, १, ५, ८; प. ४, ४; ७; सा. ३, ८, २; गो. १, २, १४; ३, ७; ९; ४, २०; २, ३, ५; १९; -श्रुम्भ ऐआ. २, १, ४; जैउ. ३, ६, ५, ३; -श्रुम्भ ऐ. ७, २;</p>
---	---	---

† 'ल्यं' इति आन. सुपा. स्वरोऽनुदधः । वृ. मैसं. ४, १४, १३ द्र. । ‡ उणा. १, १३५ द्र. । ॥ उणा.

३, १२२ द्र. । § उणा. ४, ३० द्र. ।

—राणि ऐ. ७,२; ऐआ. २,१,८<sup>२</sup>;  
शां. ७,४; २७,४; वा. १३,८,३,  
३<sup>२</sup>; तैआ. १,२७,२; ६,६,१,२;  
७,३; जैउ. १,४,१,५; ३,१,  
४,६; ६,२,२; ७,१, १०; २,१;  
—रात् ऐआ. २,१,४; शांआ. ४,  
१४<sup>२</sup>; ५,३; ११,१; वा. ११,२,६,  
१३; ६,३,७; १२,७,३,१६; १४,  
३,१,१०; ६,९,५; ११,४; जैउ. ३,  
६,६,४; मं. २,१,१४; गो. १,१,  
३९<sup>२</sup>; —रे शांआ. ५,२; ४; ६,२;  
१६; ११,१,५; ६; १२,८; श. १०,  
६,५,६; १४,५,१,२०; तै. ३,१०,  
८,७; तैआ. ८,५,१; ९,७,१; प.  
५,४; गो. १,२,२,२; ३,१६; —रेण  
शां. ७,१; शांआ. ३,७; ५,६; श.  
३,५,२, १५; ९,४,२; १०,४,३,  
९<sup>२</sup>; १२,७,३,१६; तैआ. ६,१,२;  
जैउ. ३, ७, १, १०; —रेभ्यः श.  
१३, ८, २, ५<sup>२</sup>; —रैः ऐ. २,२; ७,  
२; ऐआ. २,३,५<sup>२</sup>; श. ११,७,२,  
६; तैआ ३,४,१; ६,१,४; ७,३;  
९,२.  
शरीर-त्व- -म् ऐआ. २,१,४.  
शरीर-देश- -शेभ्यः श. १४, ७,  
२,३.  
शरीर-भेद- -दात् ऐआ. २,५,१.  
शरीर-पुरुष- -पः ऐआ. ३,२,३<sup>२</sup>;  
शांआ. ८,३<sup>२</sup>.  
शरीर-वत्(मतुप्)- -वत् तै.  
३,८, १५,२; जैउ. ३,७,१,१०;  
—वन्तः जैउ. ३,१,३, १४; १५.  
शरीर-होम- -मान् तै. ३,८, १८, ४.  
शूल-मत्- -मान् तैआ. १०, १, ९।  
शर्करा- -रः जै. १९४<sup>२</sup>; —रम् तां.  
१४, ५, १५.  
शर्करा- -रा श. ६, १, ३, ५<sup>२</sup>;  
५, १, ६; —राः श. २, १, १, ८; ११;  
८, ७, ४, १<sup>२</sup>; १३, ८, ४, ११; का.  
१, १, १, ६; तै. १, १, ३, ७; २, १,

४: ३, १२, ५, ११; ६, २; ष. १, ७<sup>२</sup>;  
—राणाम् तै. १, १, ३, ७; —राभिः  
श. २, १, १, ११; का. १, १, १, ७;  
तै. १, १, ३, ७; तैआ. ५, २, १३;  
—राम् श. ६, १, १, १३; ३, ५;  
—रायाः श. ६, १, ३, ५; —रे श.  
८, ७, ३, २०.  
शर्कर-त्व- -म् तै. १, १, ३, ७.  
शर्ध(√श्र्धृ)- -र्धाय ऐ. ४, ३, २; शां.  
१९, ९; २०, ३; २२, १; २.  
शर्धमान- -नः तै. २, ६, ८, १.  
शर्धन्- -र्धः ऐ. ५, १९; तै. ३, ११,  
२, १.  
शर्मन्(√श्रि)- -र्म ऐ. २, ४०; ८,  
११<sup>२</sup>; २७<sup>२</sup>; ऐआ. ५, १, १; श. १, १,  
४, ४<sup>२</sup>; २, १, १४; ३, २, १, ८<sup>२</sup>; १७<sup>२</sup>;  
६, ४, १, १०<sup>२</sup>; ३, ६<sup>२</sup>; ९, ४, १, १६;  
१२, ८, ३, ११; का. २, १, ३, ९<sup>२</sup>; ४,  
१२; तै. १, ७, ८, २; २, ४, २, ८; ४,  
६; ७, ९; ५, ८, ४; ७, ७, ५; ८, ३, ८;  
४, १; ५, ५, ६; ६, ५; ७, ७, १०; ३,  
५, १२, १; तैआ. १, ४, ३; २, ५, १;  
४, १, १<sup>२</sup>; ११, ४; ६, ७, ३<sup>२</sup>; १०, १,  
१०<sup>२</sup>; तां. ७, ५, २; मं. १, ५, १२;  
८, ४; २, २, ७; ८, ३; ४; गो. १, १,  
२८; २, ६, १४; —र्मणा तै. ३, ७,  
६, ११; —र्मणि श. ६, ४, ४, २१;  
—र्मन् ऐ. ५, १५; ६, २२; श. ४, ३,  
३, १३; तै. २, ४, १, ३; ६, १; ८,  
९, ३; तैआ. २, ५, २; जै. २१२;  
गो. २, ६, ४; —र्मणि ऐ. २, ४०;  
४१<sup>२</sup>.  
शर्म-वत्(मतुप्)- -वत् ऐ. २, ४०.  
शूर्य(→)र्यो(←शर)- -र्योम् ऐ. ४, २०;  
—र्योभिः श. ४, २, १, १२. =शलय-  
शर्य-हन्- -हा ऐ. १, २, ५.  
शर्यणा-वत्- -वति तै. १, ५, ८, १.  
शूर्यात्- -तः श. ४, १, ५, २; ५, ४; ७;  
जै. १८६<sup>२</sup>; जैउ. २, ३, १, १; —तम्  
जै. १८६; जैउ. २, ३, २, ५; —तस्य

जैउ. २, ३, २, ३.  
शर्व- -र्व तैआ. १०, ४५, १; —र्वः  
शां. ६, ३<sup>२</sup>; श. १, ७, ३, ८; जैउ.  
४, ७, २, १०; —र्वम् तैआ. ३, २, १,  
१; —र्वस्य आ. २, ७, १; —र्वाणि  
आ. १, १७.  
शर्व-दत्त- -त्तः —त्तात् वं १.  
शर्वर- -राणि गो. २, ५, १<sup>२</sup>.  
शर्वरी- -रीषु तां. ९, २, १०;  
—र्याः ऐ. ४, ५; गो. २, ५, १<sup>२</sup>.  
शल- -ला ऐ. २, ६; तै. ३, ६, ६, ३.  
=शर- गद्र.  
शलली- -ली श. २, ६, ४, ५<sup>२</sup>; ६; ७;  
का. १, ६, ४, ६<sup>२</sup>; —ल्या तै. १,  
५, ६, ६.  
शलाका- -क्या जै. १६८; —काभिः  
गो. २, २, १६; —के सा. ३, ४, ६.  
शल्य- -ल्यः ऐ. १, २, ५<sup>२</sup>; ३, २६; श.  
१, ७, ४, १०; —ल्यम् श. १, ७, ४,  
४; ३, ४, ४, १४; —ल्यात् श. २,  
६, २, १; —ल्यान् श. ३, ६, २,  
१६<sup>२</sup>; का. १, ६, २, १; ८. =शर्य- गद्र.  
शल्यक- -कः ऐ. ३, २६; —काः  
जै. १५०.  
शलक- -लकैः तै. १, १, ९, ९; २, १,  
१५.  
शलमलि- -लिः श. १३, २, ७, ४<sup>२</sup>;  
—लिनाम् तां. ९, ४, १०; —लिम्  
मं. १, ३, ११; —लौ श. १३, २, ७, ४.  
शव(√श्वि)- -वः श. १३, ८, १, १;  
—वम् श. १, ८, ३, १८<sup>२</sup>; —वाः वं.  
२; —वात् सा. २, ६, १४; ३, ६, १२.  
शव-द्रह्या- -द्वायैऽइव श. १२, ५,  
१, १-३; २, २.  
शव-नभ्य- -भ्ये प. ३, ८.  
शवा(-वड-)-मि- -मिना ऐ. ७, ७.  
शवा(-वड-)-न्- -म् श. १३, ८,  
१, १<sup>२</sup>.  
शवो(-वड-)-द्वह- -म् श. १२,  
५, २, १४.

शवस्-वः ऐआ. ५, २, १; वा. ९, ४, ४, ३; तै. २, ८, ६, ३; -वसः ऐ. ४, ११; ६, १२; वं. २; -वसा ऐ. ४, २०; ५, १६; ७, ३३; ऐआ. १, ३, ४; शां. २, १, २; २६, ८; शांआ. २, १; वा. ९, ४, ४, ३; तै. २, ४, ५, २; ७, १३, ५; १५, ३, ८, ५, २; -वसे ऐआ. ५, २, ५; वा. ९, ५, २, ४; तै. २, ५, ६, १; -वासि तै. २, ५, ८, ९.

शुविष्ठ(-वस्विन्+इष्टन्)-०ष्ठ ऐआ. ४, १, १; वा. ३, ९, ४, २४; तां. ८, १, ५; -ष्ठः ऐआ. ४, १, १; -ष्ठम् ऐआ. ५, २, २; -ष्टा वा. ४, ५, ७, ७; तै. २, ८, ४, ५; ६; प. १. ५; -ष्टाः वा. ५, ३, ४, १७.

शुश(√शश्)-शः वा. ११, १, ५, ३; जै. ७; १६४; -शम् जै. १६४; -शस्य आ. २, १५, ३; जैआ. २, २, ५.

शशक-काः प. ५, ८.

शशामत्(√शम्)-मत् तै. ३, ६, २, २. शशामान्-न्तः तै. २, ६, १२, ४; -नाय तै. २, ८, ५, ६.

शशान्(√शी)-यः ऐ. १, २२; वा. १४, २, १, १५; ९, ४, २८; तैआ. ४, ८, २; ५, ७, ३.

शश्वत्-श्वत् ऐ. १, १७; २८; २, २१; २२; २८; २९; ३, ४, ४; ४, ७; ६, २४; २६; ७, १३; १६; २६; ८, २६; ऐआ. ३, १, ६; वा. १, २, ३, २; ६, १, ३; ३, १०; ८, १, ४; २, २, १, २; ४, ८; ३, १, ५; ४, २, ५; ३, ३, ४, १९; ४, १, ४, ९; २, १, २८; ५, ४, ३, २; ५, १; १२, ८, ३, ७; का. १, २, १, १; ३, १, २; ३, ५; २, २, १, १६; तै. २, ४, ३, १३; ८, ६, २; ३, १२, ९, १; ३; जै. ८८; १०३; १२५; १३०; १३८; १३९; १४७; १५१; १९०; जैठ. १, १७,

२, ३; ३, १, ३, ४; गो. १, २, ८; २, ३, ७; -श्वतः ऐ. ५, २१; -श्वता वा. १२, ७, ३, ११; तै. १, ८, ५, ५; २, ६, १, २; -श्वद्भिः ऐआ. ५, २, १; -श्वन्तः शां. २, ५, १५; -श्वन्ता ऐआ. २, १, ८.

शश्वती-तीः वा. ३, ९, ३, २२; १४, ८, १२, १; तै. २, ५, ५, २; ६, ५; तां. ४, ७, ६; -तीनाम् तै. २, ५, ५, २; ३, ६, १०, ३; -तीभ्यः तै. ३, ३, ११, ४.

शश्वत्तम्(-त्+तम्)-म् ऐ. ५, १३; वा. ७, १, १, २७.

शुष्प(√शस्) -ष्पाणि ऐ. ८, ५, ८; वा. १२, ७, २, ९; १०; १२; ८, २, ७; ८; ९, १, २; तै. १, ७, ६, ५; ८, ५, ३; -ष्पैः तै. २, ६, ४, १; ११, १; १०.

शसन-म् वा. १३, ५, १, १७; १८.

शसत्र-म् वा. ३, ६, ४, ४. २शसत्र-शस्त-द्र.

शसत्र-भय-म् सा. २, ३, ४.

शस्तु, स्ता(√शंसु)-स्तः वा. १०, ३, १, ९; -स्तम् ऐ. ५, २८; ६, १३; ऐआ. ५, ३, ३; शांआ. १, १; वा. ११, ५, ५, १०; -स्तया शां १७, ३; २५, ७; ८; शांआ. २, १६; -स्ता शां. १८, २; २४, ६; ७; ८; शांआ. २, ११; -स्ताः गो. २, ६, १२; -स्तानि वा. ४, ४, ३, ११; गो. २, ६, ११; -स्ते ऐ. २, ३१.

शस्तो(-स्तउ)-क्य-क्यस्य वा. ४, ४, ३, ११; तां. १, ६, ४, ९; -क्याः ऐ. ३, १.

२शस्त्र-स्त्रम् ऐ. २, ३७; ३, ४; ४४; ६, २४; २६; ३०; ऐआ. ५, १, १; शां. १६, ३; १७, १; ६; ७; १८, ५; १९, ८; १०; २३, १; २६, ५; ८; ११; १५; २७, ४; शांआ. १,

२; ८; २, १७; वा. ४, ३, २, ३; ५, ४, ८; ९, १, ३, ४; ४, २; २, २, २०; ३, ५, २; ८, १, ३, ४; १३, ५, १, २; ३, १०; तां. ६, ३, ५; ९, १५; प. १, ४; गो. २, ४, १०; १८; ५, ३; ४; ६, ९; -स्त्रस्य ऐ. २, ३८; शां. १६, ८; १८, २; वा. ५, २, २, १९; २१; ४, ४, २५; -स्त्राणाम् ऐ. ४, १; ऐआ. १, २, १; -स्त्राणि ऐ. ३, ४१; ४, १२; शां. १६, ११; २४, ९; २८, १०; २९, ८; ३०, १०; वा. ४, २, ४, २०; २१; १२, २, २, ४; १२; तैआ. ७, ८, १; तां. ४, २, ९; १२; ६, ३, ४; ९, १, ५; जै. ६३; गो. १, २, १६; ४, २०; ५, १०; २३; २, ४, १९; -स्त्रे शां. १६, ३; ७; ८; २६, ३; वा. ४, १, १, ७; ७; -स्त्रेण ऐ. ३, १७; ४४; शां. २२, १; २३, ५; २५, १०; शांआ. १, ६; वा. ४, ३, २, ३; -स्त्रेषु शांआ. ४, ६. १शसत्र-शसन-द्र.

शस्त्र-तत्(ः) शां. २७, ३.

शस्त्र-वत्(मत्तुप्)-वत् गो. २, २, ६.

शस्त्रवती-ती शांआ. ८, ९.

शस्त्रा(-स्त्रऽआ-)दि-देः ऐआ. ५, १, ५.

शस्त्रा(स्त्रऽअ-)बुवचन-नयोः शां. ११, ५; गो. २, ३, ११.

शस्तु ऐ. २, ३३; ३९; ३, ४; १२; १९; २०; ३१; ३५; ४, १९; ६, १८; ऐआ. १, ५, १; ५, ३, १; शां. १४, ४; ५; १५, ३; ४; १६, ४; ९; १७, ९; १९, ९; २४, १; २; ८; २५, ५; ७; ८; १३; २६, ९; २८, १०; २९, ५; ८; ३०, ८; शांआ. १, ३; २, १; वा. १३, ५, १, २; ८-१०; ११; १२; गो. २, ३, १०; २३; ५, ५; १५; ६, ८; १२; १३; १६.

शस्त्रा(स्त्रऽअ-)बुवचन-नयोः शां. ११, ५; गो. २, ३, ११.

शस्त्रा ऐ. २, ३३; ३९; ३, ४; १२; १९; २०; ३१; ३५; ४, १९; ६, १८; ऐआ. १, ५, १; ५, ३, १; शां. १४, ४; ५; १५, ३; ४; १६, ४; ९; १७, ९; १९, ९; २४, १; २; ८; २५, ५; ७; ८; १३; २६, ९; २८, १०; २९, ५; ८; ३०, ८; शांआ. १, ३; २, १; वा. १३, ५, १, २; ८-१०; ११; १२; गो. २, ३, १०; २३; ५, ५; १५; ६, ८; १२; १३; १६.

शस्त्रा(स्त्रऽअ-)बुवचन-नयोः शां. ११, ५; गो. २, ३, ११.

शस्त्रा ऐ. २, ३३; ३९; ३, ४; १२; १९; २०; ३१; ३५; ४, १९; ६, १८; ऐआ. १, ५, १; ५, ३, १; शां. १४, ४; ५; १५, ३; ४; १६, ४; ९; १७, ९; १९, ९; २४, १; २; ८; २५, ५; ७; ८; १३; २६, ९; २८, १०; २९, ५; ८; ३०, ८; शांआ. १, ३; २, १; वा. १३, ५, १, २; ८-१०; ११; १२; गो. २, ३, १०; २३; ५, ५; १५; ६, ८; १२; १३; १६.

शस्य, स्या-स्यम् शां. १६, ९; तां.



९, १, ३८; ४, १३; १७; गो. १, २, २३; -स्यया श. १४, ६, १, ९; -स्या शां. २६, ९; श. १४, ६, १, ९; १२; -स्यानि ऐ. ६, १९.  
 शस्यमान,ना- नम् श. ११, ५, ५, ९; तैआ. १०, १०, २; गो. २, ४, ३; -नाम् ऐ. ३, १८; -ने ऐ. ५, २; ६, ३०; शां. २०, ३; श. ४, २, ४, ७; जैउ. ३, ४, २, ३; गो. २, ६, ९.  
 शाकदास- सः, -सात् वं. २.  
 शाकपूत(←शाकपूत)- तम् आ. जैआ. १, ३५३; -ते आ. १, ३६५; जैआ. १, ३६३.  
 शाकल(←शाकल)- लम् तां. १३, ३, ९; आ. १, १२६; जैआ. १, १२५; -लस्य ऐ. ३, ४३; जै. ९२; -लाः श. १४, २, २, ३१; ५१; -लान् शां. १८, ७; श. १४, २, २, ४३; ३, १, २; गो. २, ४, ६; -लेन तां. १३, ३, १०; -लैः श. १४, २, २, ३१.  
 शाकलय- ल्य श. ११, ६, ३, ३; -ल्य श. १४, ६, ९, ११-१९; -ल्यः ऐआ. ३, २, ६; शांआ. ७, १७; ८, १; ११; श. ११, ६, ३, ३; १४, ६, ९, १; २०; २८; १०, १७; -ल्यस्य ऐआ. ३, १, २; शांआ. ७, ३; ४.  
 शाकायनिन्- निनः श. १०, ४, ५, १.  
 शाक्त(←शाक्ति)- क्तानि जैआ. १, १५६; २६९.  
 शाक्त्यु- क्त्यः ऐ. ३, १९; श. १२, ८, ३, ७; तां. ११, ५, १४; १२, १३, १०; २५, ७, २; जै. ५६; ७६; १७०; १९७; -क्त्याः जै. ५६; १७०; १९७; -क्त्यानाम् तां. २५, ७, १; ४.  
 शाक्त्यु-सामन्- म आ. १, १५६; -मनी आ. १, १४३; १५६; -मानि

आ. १, १५६.  
 शाक्त्(←शाक्त्)- -र तै. ३, ७, ७, ३; -रः श. ३, ४, २, ५; ११; तै. २, १, ५, ११; ३, ७, ६, १०; तैआ. २, १९, १; तां. १३, ५, १७; आ. २, ४, ६; जैआ. २, १४, ४; -रम् ऐ. ४, १३; २८; ५, ६; १६; शां. २३, ३; २५, ११; तै. १, २, २, ३; जै. ३७; -रस्य श. ३, ४, २, ५; जै. ३७; -राः जै. १७९; -राय श. ३, ४, २, ११; गो. २, २, ३; -रे जै. १८०; -रेण ऐ. ५, ७; ८, १२; १७.  
 शाक्त्-रैवत्- ताभ्याम् श. ८, ६, १, ९; -ते ऐ. ८, १२; १७; शांआ. ३, ५; श. ५, ४, १, ७; ८, १, २, ८; ६, १, ९; जै. ११७.  
 शाक्त्-रवर्ण- म् आ. १, १६०; २, ६, ९; जैआ. १, १६, ८.  
 शास्ता- ख्या ऐ. ८, १३; १८; ऐआ. ५, १, ४; श. १, ७, १, ३; ४; २, ५, ३, ४; तै. ३, २, १, २; -खा श. ५, ३, २, ५; -खाः शांआ. ९, ७; श. १४, ९, ३, १५-२०; तैआ. ६, ३, २; जै. २९; मं. २, ६, ९; गो. १, १, ३९; २, ९; -खाभिः ऐ. २, १, ऐआ. ५, १, ३; -खाम् ऐ. ४, २१; श. १, ७, १, ८; ५, ४, ३, २५; २६; २, ३, ६; तां. ३, ६, २; १८, १०, १०; -खायाः तां. ३, ६, २; १८, १०, १०; -खायाम् तैआ. ५, १०, ५; -खायै श. १, ३, २, ५.  
 शाङ्खायन- नः, -नात् शांआ. १५, १.  
 शाच्चि- ची३र्ना श. १३, २, ६, ८; तै. ३, ९, ४, ८.  
 शाङ्गाय(न→)नी(←शाङ्ग्य)- नी जैउ. ४, ९, २, २.  
 शाङ्गायनि- न्ये जैउ. ३, ७, ३, २; ४, ९, १, १; -निः श. ८, १, ४, ९; १०, ४, ५, २; जै. १०३; १११; १६५; जैउ. १, १, ६, २; ९, ३, १, २,

१, २, ८; २, २, ३; ३, ३, १०; ३, ३, ३, ६; ५, ९, ५; ७, ३, २; ४, ९, १, १.  
 शाण(←शाण)- णः श. ६, ७, १, ७.  
 शाणी- णी श. ३, २, १, ११.  
 शाण्डिल- ले श. ९, १, १, ४३; ३, ३, १८; ५, १, ६१; ६८.  
 शाण्डिलायन- नात् वं. १.  
 शाण्डिली-पुत्र- त्रः, -त्रात् श. १४, ९, ४, ३२.  
 शाण्डिल्य- ल्यः श. ७, ५, २, ४३; ९, ४, ४, १७; ५, २, १५; १०, १, ४, १०; ११; ४, १, १; ६, ३, २; ५, ९; १४, ५, ५, २०; २२; ७, ३, २६; जै. १३८; जैउ. ४, ९, २, १; -ल्यात् श. १०, ६, ५, ९; १४, ५, ५, २०; २२; ७, ३, २६; -ल्याय जैउ. ४, ९, २, १.  
 शाण्डिल्य-पुत्र- त्रः आ. २, २३, १९.  
 शाण्डिल्यायन- न श. ९, ५, १, ६४; -नः श. ९, ५, १, ६४; १०, ४, ५, ३; वं. १; २; -नात् वं. २.  
 शातपर्ण्य(←शात-पर्ण)- यः श. १०, ३, ३, १.  
 शातानीकि(←शतानीक)- -किः -किम् जै. १३३.  
 शात्र- त्राणि आ. १, २६१.  
 शाद्(√शद्)- म् श. १३, ३, ४, १.  
 शान्त,न्ता(√शम्)- न्तः ऐ. १, १३; ३, ८; शांआ. १३, १; श. २, २, १, २; ३, १, २, ६; ३, ३, १०; ४, ३०; ६, ४, १३; ९, ४, १८; ६, ७, ३, १५; का. १, २, १, १; २, ४, ५; ६, २, ८; तै. ३, १०, १, ३; जै. १३; -न्तम् शां. ४, १४; श. १, ७, ४, ८; ९, १, २, ३०; तै. १, १, ८, २; ३, ३, २, ३; तैआ. ४, ४२, ५; १०, ८, १; -न्तम् इव तै. २, १, ३, २; -न्ता ऐ. ३, ३४; ४, ७; श. ३, ५, १, २४;

८,२,२९; का. २, २,३, २३; तै.  
२, १,३,५; तैआ. ४,४२,५<sup>१</sup>; -न्ताः  
ऐ. ८,४; श. ३,२,२,२०; तैआ.  
१०,६३,१; जै. २८; गो. १, १,  
३;२, १९; ५, २४; २, ६, १६;  
-न्ताःऽइव जै. १३; -न्तात् तां.  
५,३,१२; -न्तात् तै. २,७,११,  
१; -न्तानि ऐ. ६, २१<sup>३</sup>; गो. २,  
६,३<sup>३</sup>; -न्ताम् गो. २, ६, १०<sup>१</sup>;  
-न्तायाम् श. १४,७,१,६; -न्ते  
ऐ. ८,१; श. १४, २,१, १८;७,  
१,५;६; गो. १,२,२१; ५, १०;  
-न्तेन तां. ४,५,१८;६,११; -न्तः  
तां. २१,२,९.  
शान्त-तनु- नवः, -नुः ऐ. ८,  
२४.  
शान्त-तम- -म् श. १,१,४,१२;  
७,३,८; का. २,१,३,१६.  
शान्त-देवर्ष्य- -म् श. २,१,१,  
२<sup>४</sup>.  
शान्त-योनि- -म् तै. १,२,१,८.  
शान्ति- -न्तये का. १, ३,१,९<sup>१</sup>;४,  
३,१२;६,२,८; -न्तिः ऐ. ३,८;  
५,२७; ७,३;५; ऐआ. १, १,३;  
२,१;२; ५,३<sup>३</sup>; शां. ३, ६<sup>३</sup>; ७<sup>३</sup>;  
८<sup>३</sup>;९<sup>३</sup>;५,७<sup>३</sup>;८<sup>३</sup>; ६, १४<sup>३</sup>;८,६<sup>३</sup>;  
७<sup>३</sup>; १६,७<sup>३</sup>;२७,२<sup>३</sup>;२९,३<sup>३</sup>;४<sup>३</sup>;  
श. १, २,२,११; ४,१६;७,४,९;  
१७;९,३,४;४;२,६,२,१८;३,३,  
१,७;६,१,१९;८, २,८;१०;३०;  
४,४,३,१३<sup>३</sup>; ९, १,२,२; २,१,  
१९;४,४,१३; १२, ४,१, ५;८;  
१४, ३, १, १४; २५; का. १,  
३, १,९; ६,२,८; २, २, १, ८;  
तै. १, १,८, २; ३, ३, १०, ४;  
तैआ. ४,४२,५<sup>१</sup>;६,१,१<sup>३</sup>;७,१,  
१<sup>३</sup>; १२,१<sup>३</sup>; ८,१,१<sup>३</sup>; १०, ६३,  
१; तां. ४, ५,१८; ६,९;११; ५,  
३,१२;८,७,८; ९,८,१३; आ.२,  
७,१; जै. १, १४,१,४; ५, ३,

१; गो. २, १, २५<sup>३</sup>; २६; ३,५;  
-न्तिम् ऐ. ३,८;८,६;८; श. ३,  
४,१, २४; तैआ. ४, ४२,५; श.  
२, १,२,३०<sup>३</sup>; १२,४,३,४;५;४,  
४;५; ५, १,१;२; गो. १,१,३२<sup>३</sup>;  
२,३,५; -न्त्या ऐ १,१३;२९;श.  
१,२,२,११;४,१६; ७,४,१७;९,  
३,४; २,६,२,१८; ३,३,१,७;६,  
१,१९;८,२,८; १०;३०;४,४,३,  
१३;१२,४,१,५;८;का.२,२,१,८;  
तैआ. ४, ४२, ५; १०, ६३, १;  
-न्त्याम् ऐ. १, १६; ऐआ. १,१,  
३;२,१;२; ५, ३<sup>३</sup>; -न्त्यै ऐ. ३,  
३४<sup>३</sup>;३८; ५, २१;२७;६,१;७,३;  
५<sup>३</sup>;८,१;४; ऐआ. १,१, ३;२,१;  
२; ५, ३<sup>३</sup>; शां. ५, ९; १३, ६;  
१४,२;१५,१<sup>३</sup>;३;५;१६,१;४;९;  
११; १८, ५;६<sup>३</sup>; २८, ३;७;१०;  
२९,१; २;८; ३०, १;१०; ११;  
शांआ. १,४; श. २, ३,१, १६;  
९,२,३,३७; तै. १, १,३,१;१२;  
५,८<sup>३</sup>;२,१,७;४,३,६;५,१;३;२,  
१,३,५; २,६,३;७,११,१; ३,२,  
८,५;९,१३;५,८;३,१०,४;तैआ.  
५,२,५;१२;३,६; तां.२,४,२;३,  
१,२;६,७,१०;१८;७,९,३; १२,  
१०,१८; १५,१२,१;१६,१२,५;  
२१,१४,६; गो. २,२,८.  
शान्तिक- -कः जै. ४,३,१,२.  
शान्ति-मत्- -मान् जै. १,१४,  
२,११.  
शान्ति-समृद्ध- -म् तैआ. ७,  
६,२.  
शान्तीक- -काः ५, २.  
शान्त्य(-न्तिऽअ-)-र्थ- -र्थः ५, ५,  
१०<sup>३</sup>.  
शान्त्यु(-न्तिऽअ-)-दक- -म् गो. १,  
१,१४;२,१८.  
शाप(√शाप)- -पात्र शांआ. १२,३;६.  
शापयित्वा ऐ. ८,१५;१९.

शात्रु(ल्य→)व्या(=शात्रुव्या)- -म्  
तै. ३,४,१५,१.  
शाब्द(←शब्द)- -द्दः श. १४,५,५,  
१०.  
शामित्र(←शामित्)- -त्रे शां. १८,  
१२<sup>३</sup>.  
शामूल-पर्ण- -र्णाभ्याम् जै. १,१२,  
४,४.  
शामूला(-लऽअ-)जिन- -म् जै. १२५.  
शाम्ब- -म्बः, -म्बात् वं. १.  
शाम्बर(←शम्बर)- -रः तैआ. १,१०,  
३; -रे ऐ. ३,२०; शां. १५,३.  
शाम्भल्य(←शम्भु)- -व्यस्य गो. २,  
६,१५.  
शाम्मद्(←शम्मद्)- -द्म तां. १५,  
५,१०; -दे आ. १,४८३.  
शाम्यमान(√शाम्)- -नेषु गो. १,२,२१  
शायन- -म् आ. १,७३.  
शायस्थि- -स्थिः, -स्थेः वं. १<sup>३</sup>.  
शार-शीर्ष्णि- -ष्णिः तैआ. १, ६, १.  
शारद्(←शरद्)- -द्भ्याम् ऐ.  
४, २६; -द्दे श. १०, २, ५, १२;  
-देन तै. २, ६, १९, २; -दौ श.  
४, ३, १, १७; ८, ३, २, ६; ५, २,  
१४; ६, १, १९; तैआ. ५, ६, ६.  
शारदी- -दी श. ८, १, २, ५.  
शारीर(←शरीर)- -रः श. १४, ५,  
५, १; ६, ९, ११; ७, १, २१; ४१;  
४२; २, १; तैआ. ८, ३, १; ४, १;  
५, १; ६, १; -रम् श. १४, ७, १, १२.  
शारीरी- -र्याम्, -र्यै ऐआ. १, ३, ४.  
शारू-प्रवेत-सामन्- -मनी आ. १,  
१२५.  
शार्कर(←शर्कर)- -रम् तां. १४,  
५, १४; १५; जै. १९४<sup>३</sup>; -रे आ.  
जैआ. १, ४००.  
शार्कराक्ष- -क्षाणाम् जै. ९५.  
शार्कराक्ष्य- -क्ष्यः श. १०, ६, १, १;  
वं. १<sup>३</sup>; -क्ष्यम् श. १०, ६, १, ९;  
-क्ष्याः ऐआ. २, १, ४; -क्ष्यात् वं. १<sup>३</sup>.

† 'श्रान्ताम्' इति ऐ.(५,९)मुपा. तु. G. टि. ‡ 'वु' इति IV.- मुपा स्वःधिन्यः । §प्रहरणार्थे-न्ति+र्दक' सा. †

शाङ्गि(←शङ्गि)-ङ्गम् आ. १, ८७;  
-ङ्गाणि आ.जैआ.१,५६४.  
शाङ्गि(√शाङ्गि)-लः शांआ. ३, २;  
शा. ५, ३, ५, ३; ४, १, ११; ११, ८,  
४, १; ४; तै. १, ७, ८, १; ८, ५, २;  
जै. १५०, -लाः जै. १५०; -ले  
तै. १, ७, ८, १.  
शाङ्गि-चर्मन्-र्मं शा. ५, ३, ५, ३;  
तै. १, ७, ८, १; -र्मणः शा. ५, ४,  
१, ९; -र्मणि शा. ५, ४, २, ६;  
-र्मी शा. ५, ४, १, ११.  
शाङ्गि-ज्येष्ठ-छाः शा. ५, ५, ४, १०.  
शाङ्गि-त्विति-म् शा. ५, ३, ५, ३;  
४, १, ११.  
शाङ्गि-लोमन्-मानि शा. ५, ५, ४,  
१८.  
शार्मदे-दे जैआ. १, ४८३; ५४८.  
शार्थत(←शार्थति)-न्तः ऐ. ४, ३२;  
८, २१; -त्तम् ऐ. ४, ३२; ८, २१;  
शां १९, ९; २२, २; -तानि आ.  
जैआ. १, १२०; -ते शा. ४, ३, ३,  
१३; -तेभ्यः शा. ४, १, ५, ३.  
शार्थती-तीम् शा. ४, १, ५, ६;  
-त्या जै. १८६.  
शार्थाय-भ्येभ्यः जै. १८६.  
शाला-ला शा. ४, ६, ८, १९; २०;  
-लाम् शा. ३, १, १, ७; ११; २, २;  
२१; ३, ७; २८; ३, ४, २१; ३०; ४,  
३, ४, १४; ५, ७, ४; ५, १, ५, २८;  
४, ३, ६; १३; १४, ३, १, १; -लायाः  
शां. २७, ५; शा. ४, ६, ८, ५;  
-लायाम् शा. ३, ६, २, २०; -लायै  
शांआ. १, ५; शा. ३, २, ४, १५;  
१४, २, २, ३८; तै. १, २, ३, १.  
शाला-वंश-शो ऐआ. ३, २, १;  
शांआ. ८, १.  
शालाचर्य(←शालावत्←वत्)-  
-त्त्या३ जैउ.१, १२, ४, ४.  
शाला-वृक-केभ्यः जै. १४०.

शाला-सद्-सदाम् ऐ. १, १४.  
शाल-म् शा. १, १, २, ५; ६, ८, १, १.  
शालङ्कायन-नः, -नात् वं. १.  
शालङ्कायनी-पुत्र-त्रः, -त्रात् शा.  
१४, ९, ४, ३१.  
शालाक(←शालक)-कैः शा. ३, ६,  
२, १९; ४, २, ७; ९.  
शाल्व-मत्स्य-स्त्येषु गो. १, २, १०.  
शावसायन(←शवस्)-नः, -नात्  
वं. २.  
शाशदान(√शद्)-नः तै. २, ८,  
४, ४.  
शाश्वत्(←शश्वत्)-त्तम् तैआ. १०,  
११, १; -तेन तै. २, ५, ५, २.  
√शास्, शास्ति शा. १३, १, ६, १;  
शास्ति तै. ३, ८, ९, १; जै. ७;  
शशासुः शां. २६, १४; शाधि जै.  
१२५; शास्तन शा. १, ५, १, २६.  
शशासु-सः शांआ. २, १५; १२, ७;  
-सम् शा. ४, ३, ३, १४; तै. २, ८, ३,  
४; -सेन ऐ. ८, १०. २शास-अद्र.  
शासत्-सत् ऐ. ६, १८; १९; गो.  
२, ५, १५; ६, १.  
शासन-म् शां. १३, ९; गो. २, ३, ८.  
शास्तु-स्ता शांआ. १२, ४; तैआ.  
३, ११, १, २.  
२शास(√शास्)-सः शा. ३, ८, १,  
४; ५; १३, २, २, १६; -सम् शा.  
३, ८, १, ४; ५; -सेन ऐ. ७, १७.  
१शास-√शास् द्र.  
शास-हस्त-म् ऐ. ७, १७.  
शिञ्जुमार-रः जै. १५०; १९४.  
=शिञ्जुमार अद्र.  
शिञ्जुमारी-री, -र्यै जै. ६२.  
शिक्य-क्यः तैआ. १०, ६, १ -क्यम्  
शा. ६, ७, १, १६; १८; २०; २७;  
२८; ३, ४; ७, २, १, १५; १६;  
-क्येन शा. ६, ७, १, १६; १८.  
शिक्य-पाशु-म् शा. ६, ७, २, ४; ३, ८.

शिक्योदुत्(क्यऽउद्,√वे)-म् शा.  
५, ५, ४, २८.  
√शिक्ष(←√शक्), शिक्षते ऐ. १,  
१३; जै. १८२; शिक्षति तै. २, ८, ८,  
११; शिशिक्षुः शां. ३०, ६; शिक्ष ऐ.  
४, १०; ऐआ. ४, १, १; तै. २, ८, ५, ८;  
शिक्षतम् तै. ३, ६, ११, १; शिक्षे-  
यम् शां. २२, ४.  
शिक्षत्-क्षन्तः तै. २, ४, ४, ९.  
शिक्षमाण-णस्य ऐ. १, १३;  
शां. ७, १०.  
शिक्षा-क्षायाम् शां. १२, ६.  
शिक्षित-ते तै. २, ६, १०, २; ३;  
-तौ तै. २, ६, १०, ४.  
शिक्षितुम् शां. ७, ६.  
शिक्षक-काः गो. १, १, २४.  
√शिक्ष(←√शक्), शिक्षेत् शा.  
१४, ८, २, ४.  
शिक्षण्हास्य(ण्डऽअस्थि)-स्थे शा.  
४, ५, ७, ५.  
शिक्षण्डन्-ण्डी शां. ७, ४.  
शिक्षण्डनी-म् सा. ३, ८, २.  
शिखर-रे तैआ. १०, ३०, १.  
शिखा(√शीङ्)-खा शा. १, ३, ३, ५;  
तै. २, ६, ४, ६; तैआ. १०, ६४, १;  
-खाः तां. ४, ९, २२; जै. १६२;  
-खायाः तैआ. १०, ११, २.  
शिखा(खऽअ)-नुशिक्ष-खौ तां.  
२५, १५, ३.  
शिक्रीनिकोइय-श्याभ्याम् तैआ. ३,  
२१, १.  
शित, ता(√शो)-न्तः शा. ४, ३, २, ३;  
-ताः शां. ५, ४.  
शिति-पाद्(←पाद)-पादः तै. २,  
८, ६, २.  
शिति-पृष्ठ, प्टा-ष्ठः शा. ५, ३, १, २;  
५, १, १२; तै. १, ७, ३, २; तां.  
२५, १५, ३; -ष्टाः शां. १४, १;  
तै. ३, ६, १३, १; -ष्टानाम् तै. २,

† उणा. ४, १० द्र. १ || 'शाम्मदे' इति आ. सुपा. गद्र. १ | ‡ शक्त्याधानाऽऽधानपर एकः शिक्षायामपर  
इत्युभयोः विवेकः । प्रथमान्तर्गतो भूयान् विवेकविस्तरस्तु पारि. द्र. १ | § उणा. '५, २४ द्र. १ | √श्वयतेरित्यर्वाचनः ।

६,१०,५; -द्यौ तै. ३,८,२३,३.  
 शिति-ब्राह्म- -हुः श. ५,३,१,१०.  
 शिति-ब्राह्म- -लः श. ५, ३,१,१०.  
 शिताम-तसु(ः) तै. ३,६,११,२.  
 शिथिर,रा(√थ्रय)- -रम् ऐ. ६,१६;  
 -रा तां. १,१,७; -राः तै. ३,६,  
 १३,१; -राणि ऐ. ३,३,१; -राम्  
 तै. २,८,५,४. =शिथिल- अद्र.  
 शिथिल- -म् तैआ. १, २३,८; जैउ.  
 ४,११,१,१२; -मूडइव तां. १४,  
 १०,३; १७,१,१२.  
 शिपि- -पिः तै. १,३,८,५.  
 शिपि-विष्ट- -ष्टः तै. १,४,५,४; तां.  
 ९,७,१०; १८,६,२६; -ष्टम् गो.  
 २,१,९; -ष्टाय शां. ४,२; श. १११,  
 १,४, ३; ४<sup>३</sup>; १२,६,१,१२; १३,  
 १,८,८; गो. २,१,९.  
 शिपि-विष्ट-व(त्→)ती- -तीभिः  
 तै. १,३,८,५; -तीषु तै. १,४,५,  
 ४; तां. ९, ७,९; ११; १८,६,२५;  
 ७,१३; गो. २,५,८.  
 शिपि-विष्ट(क→)क्का- -क्काः तै. ३,  
 १०,१,४.  
 शिपित्त- -मूडइव श. ११, १, ४, ४.  
 शिप्रा- -प्रे श. ४, ५, ४, १०.  
 शिप्र-वत्- -वान् तै. २, ५, ८, १.  
 शिप्रिन्- -प्रिन् तै. २, ४, ४, ८;  
 -प्री जै. १९८.  
 शिमिजावरी- -रि तैआ. ४, ३९, १.  
 शिमिदा- -दा श. ७, ४, १, २७.  
 शिमी- -म्या तै. २, ८, ७, ६.  
 शिमी-वत्- -वद्भिः शांआ. २,  
 १८; -वान् तैआ. १०, १, ९.  
 शिमिद्वत्- -वत् तैआ. ४, ९, १.  
 शिरस्- -रः ऐ. १, १७; २५<sup>३</sup>; २, २१;  
 ३, २; ४, १३<sup>५</sup>; २२; ७, १; ऐआ. १,  
 ४, १<sup>३</sup>; २, १, ४<sup>३</sup>; ३, ४; ३, २, ४, ५<sup>३</sup>;  
 ५, १, २<sup>३</sup>; २, १<sup>३</sup>; शां. ८, १; ३; ५<sup>३</sup>;  
 ६<sup>३</sup>; ११, ८; १७, ७; २६, १<sup>३</sup>; शांआ.  
 ८, ९<sup>३</sup>; १४, १<sup>३</sup>; श. १, २, १, ३; ३,  
 ३, १२<sup>३</sup>; ४, ४, ८; ९; ११; १२<sup>३</sup>; ५,

५<sup>३</sup>; ९, २, ३; २, १, २, ८<sup>५</sup>; ३, २, ३,  
 २०<sup>३</sup>; ३, २, १८; ४, १, १<sup>३</sup>; १५;  
 १६<sup>३</sup>; १७; १९<sup>३</sup>; २६<sup>३</sup>; ४, १; ५, ३,  
 २; ४, १; २४; ७, ४, ७<sup>३</sup>; ९, २, १;  
 ३, १२; १८; ४, १, ५, १५<sup>३</sup>; २, ४,  
 २०<sup>३</sup>; ५, ५, ८; १०, ४; ६, ८, ४; ९;  
 १४; ५, ४, १, ९<sup>३</sup>; ६, १, १, ४<sup>३</sup>; ७<sup>३</sup>;  
 २, ३, १<sup>३</sup>; २, २, ९; ५, २, १; २: ३, ८;  
 ४, १५; ६, १, ९<sup>३</sup>; १०; ७, २, ६<sup>३</sup>; ७,  
 १, १, १८; २, ७; १३<sup>३</sup>; १९; ५, १,  
 २२; २३<sup>३</sup>; ३५; ८, २, ४, १७; १८;  
 ३, ४, ४; १२<sup>३</sup>; ४, ४, ४<sup>५</sup>; ९; ११; ६,  
 २, ३; ६<sup>३</sup>; ७, १, ८<sup>३</sup>; ३, १५; ४, २१;  
 ९, १, १, ४४; २, ३५<sup>३</sup>; २, १, २२<sup>३</sup>;  
 २३<sup>३</sup>; २, ५; ३, ३, १<sup>३</sup>; ५१<sup>३</sup>; ३, १, ४;  
 ६<sup>३</sup>; ७; ८; ९<sup>३</sup>; २, ३; ३, १८; १०, १,  
 २, ५<sup>३</sup>; ७; ९; ३, २, १<sup>३</sup>; ४, ५, २; ५,  
 ४, ५<sup>३</sup>; ७<sup>३</sup>; ५, ४, १२; ५, ८-१०;  
 ६, ४, १; ५, ३; ११, २, ६, १<sup>३</sup>; १२,  
 २, २, २, ४, ९; ३, १, ६; ७, ३, ३; ४;  
 ८, २, ४; ५; ९, १, ७; १३, ३, ३,  
 १०<sup>३</sup>; ६, १, ११<sup>३</sup>; ८, ३, ९; १४, १,  
 १, ७; ९; १८-२१; २२<sup>३</sup>; २३<sup>५</sup>;  
 २४<sup>५</sup>; २६; २, ९<sup>३</sup>; १०<sup>३</sup>; ११; १२;  
 १७<sup>५</sup>; २१; ३, २<sup>३</sup>; १०<sup>३</sup>; १२<sup>३</sup>; १६;  
 ४, १२; १६; २, १, ५; ११-१३;  
 १९; २, २, १६; २०; २५; ४३; ४४;  
 ४९; ५०<sup>३</sup>; ३, १, १; १५<sup>३</sup>; १६; १९;  
 २९<sup>३</sup>; ५, २, ५; ५, १७; ८, ६, ४<sup>३</sup>;  
 ५<sup>३</sup>; का. १, १, २, ५<sup>५</sup>; २, १, ४, १;  
 तै. १, १, ५, ७<sup>३</sup>; ७, १; ८, १; ३; २,  
 ३, ३; ६, २; ३; ५, २, २; ५, १; ३; ५;  
 ७; ८, १; ७, १, ७; ८, २; २, ६, ४, ४;  
 ५, ३; ७, ७, ३; ४<sup>३</sup>; ५; ३, २, ७, ४;  
 ८, ३<sup>३</sup>; ८; ३, ७, १०; ११<sup>३</sup>; ७, ६, ५;  
 ८, २, १, ४<sup>३</sup>; १०, ४, १; ११, ७; ११,  
 ७, १; १०, २; ४; तैआ. १, २, ३; ५,  
 २<sup>३</sup>; २, ११, १<sup>३</sup>; १९, १; ४, २, २;  
 ३<sup>३</sup>; ४<sup>३</sup>; ५; १७, १; १९, १; ५, १, ५;  
 ७<sup>३</sup>; २, ३; ४<sup>३</sup>; ५; ६<sup>३</sup>; ७<sup>३</sup>; ८<sup>३</sup>; ११;  
 ३, २<sup>३</sup>; ४, ३; ४; ५<sup>३</sup>; ८; ६, १<sup>३</sup>; २<sup>५</sup>; ३;

१०<sup>३</sup>; ७, ५; ९<sup>३</sup>; १०; ९, २<sup>३</sup>; १०, ३;  
 ८, १, १; २, १; ३, १; ४, १; ५, १;  
 तां. १, १, ८; ५, १, २; ३; ६; ८; २,  
 १; ३; ६, ७, १३; ७, ५, ६<sup>३</sup>; १२, ६,  
 ८; १४, ६, ८; १६, २, ६; ११, ११;  
 २२, ५, २; ६; ७, १; ८; ९, ४<sup>३</sup>; २४,  
 १४, ४; २५, १, ८; जै. ९२<sup>३</sup>; १०८<sup>३</sup>;  
 १४०; १५१; १८६<sup>३</sup>; २०१; जैउ.  
 ३, १, ३, २; ४, ३; आ. २, २३, ९;  
 २५, ९; प. २, ३; ४, ४; ७; सा. १,  
 १, ५; ३, ७, १०; गो. १, २, १६<sup>३</sup>;  
 ३, १०; १८; ४, २०; ५, ३<sup>३</sup>; २, १,  
 २; २, ६; ५, ४; -रःडइव तै. ३, ३,  
 ७, ११; -रसः ऐआ. २, १, ४<sup>३</sup>;  
 का. २, १, ४, १; तां. ५, ६, ४; मं.  
 २, ५, १; -रसा श. १४, २, २, ५०;  
 तैआ. १०, १, ८; तां. ५, १, ५; ६,  
 २; ७; सा. २, २, ३; ३, ३-५; ७,  
 १२; ८, ५; ३, ७, २; -रसि ऐ. ७,  
 २; ऐआ. ३, १, २; शांआ. २, २;  
 ७, ४; तां. २, १४, २; २२, ४, ३;  
 २४, १४, ४; २५, १, ८; -रसी प.  
 ४, ७; -रांसि प. ४, ७.  
 शिरःपाणि-पाद्-पाश्व-पृष्ठो(-ष्टज्ज)-रू  
 (-हृज्ज)-दर-जङ्ग-शिक्षो(-श्रज्ज)-  
 पस्थ-पायु- -यवः तैआ. १०,  
 ५३, १.  
 शिरस्तसु(ः) सा. ३, ४, २; गो. १, ३,  
 ७<sup>३</sup>; ९<sup>३</sup>.  
 शिरस्त्व- -म् ऐआ. २, १, ४<sup>३</sup>.  
 शिरो(-रसुप्रो-)-मीव- -म् ऐ. १, २५.  
 शिरीय- -म् प. ५, २.  
 शिला- -लया, -ला जै. १७६.  
 शिल्प- -ल्पः श. १४, ९, ४, ३३; -ल्पम्  
 ऐ. ६, २७<sup>३</sup>; शां. २, ५, १३; २९,  
 ५; श. १, १, ४, ३; ३, २, १, ५; तै.  
 २, ७, १५, ३; ३, ३, २, १; तैआ.  
 १, ७, १; तां. १६, ४, ३; ८; ९; १५,  
 २<sup>३</sup>; गो. २, ६, ७<sup>३</sup>; -ल्यात् श. १४,  
 ९, ४, ३३; -लानाम् ऐ. ६, २७;  
 ३०; गो. २, ६, ७; ९; -लानि ऐ.

६,२७; शां. २७,१२८; १३; २९,  
 ५; ३०, ३; गो. २, ६, ४; ७; १;  
 -ल्यानी ३ ऐ. ६, २७; -ल्ये वा.  
 ३, २, १, ५; व्या. जै. १, ४६८;  
 -ल्येभ्यः शां. ३०, ३; -ल्येषु ऐ.  
 ६, १६; शां. २९, ५; -ल्यैः तै.  
 २, ७, १५, २.  
 शिल्प-त्व- -स्वाय तां. १६, ६, १३.  
 शिल्प-त्व- -वान् शां. २९, ५.  
 शिव-वा- -वः ऐ. ७, ३३; वा. २,  
 ३, ४, ३१; ६, २, १७; ३, ३, १०;  
 ४, ३०; ८, ४, २; ४; ६, ४, ४; १६;  
 ७, ३, १५; ८, १, ७; १४; ९, १, २,  
 २५; २६; २८; ३, १, २; १७; ४, २,  
 ५; ६; ७; का. १, ४, १, २, २; ६, २,  
 ८; तै. १, २, १, ९; २, ४, ७, ६; ३,  
 ७, ४, १३; ७, ९; तै. १०, ११,  
 २; ३४, १; ४७, १; जै. १२२;  
 १९०; गो. १, २, ८; ५, २४;  
 -वः ऽ-वः वा. ६, ७, ३, १५; -वम्  
 ऐ. ८, २०; शां. वा. १२, ६; वा.  
 ३, ३, ३, १०; ६, ४, १, २; ४, १६;  
 ९, १, २, २७; ३०; ११, २, ३, ९;  
 १२, ५, २, ८; ८, १, ५; १३, ८, ३,  
 ५; तै. २, २, ५, ५; ३, १, १, २; २,  
 ३; ७, ४, ९; ७, ९; तै. १०, ११,  
 १; ६३, १; सा. ३, ३, ५; -वया  
 ऐ. ८, ६; -वा शां. १, १; शां. वा.  
 ७, १; वा. १, २, ५, ११; का. २, २, ३,  
 १०; तै. ३, ७, ४, १३; ६, ६; ११, ६,  
 १; तै. १, २, १, ३; ३१, ६; ३२, ३;  
 ४, ४, २, १; मं. १, ८; ९, २, १७; २,  
 १, १५; -वाः वा. ३, ९, ४, १६; तै.  
 १, १, ७, ३; ८, ६; २, १, १; ४, २, ४,  
 ८, ७; तै. १, १, ३, ९, ७; ६, १, ४;  
 -वान् वा. १, ३, ८, ४, ३; तै. १, ६,  
 ३, २; -वाभिः तै. २, ४, ७, ६; ३,  
 ५, ७, १; -वान् वा. १, २, ५, ११;

३, १, २, २०; ५, ४, ४, २; ४; का.  
 २, २, ३, १०; तै. १, १, ३, १,  
 १; -वाय वा. १, २, ५; -वे वा.  
 ११, २, ३, ९; तै. १, १, ७, २; ३;  
 २, ५, ६, २; ३, ७, ९, ९; -वेन ऐ. ७,  
 ३३; ८, ६; २०; वा. १, ९, ३, ६;  
 ४, ४, ३, १४; ४, ८; १२, ८, १, ५;  
 तै. १, ४, २, ३; ५, ५, २; ३; ५; ७;  
 २, ६, ३, २; ८, ९, ३; ३, ७, ६, १९;  
 तै. १, ४, १; नां. १, ३, ९; -वेभिः  
 वा. ६, ८, १, ९; तै. २, ४, ४, ७;  
 -वौ वा. ३, ४, १, २४; तै. २, ४,  
 २, ५.  
 शिव-त्व-मा- -मः तै. १, ४, २, ४;  
 १०, १, १२; -माः ऐ. ८, ७; १३;  
 १८; वा. १, ३, ८, ३, ५.  
 शिवान्(√शो)- -नः वा. २, २, ३, ६.  
 शिवारि(√शच्)- -रः वा. २, १, ३,  
 १; ६, १, २; ८, ७, १, ७; ८; १३, ६,  
 १, १०; ११; का. १, १, ३, १; २, ३, ६;  
 ६, १, २; तै. १, ६, १; -स्म शां.  
 २३, ८. -रै वा. ५, ५, २, ३; १३,  
 ५, ४, २८; तै. १, ८, ४, १; -रै ऽइव  
 वा. २, २, ३, ७.  
 शिवु- -शुः वा. ५, ३, ५, १९; ६, ४,  
 ४, २; १३, १, ६, १; १४, ५, २, २;  
 तै. १, १, ४; तां. १३, ३, २, ४;  
 ५, ३; १४, ११, ३; सा. ३, ७, ३;  
 -शुः ऽइव ऐ. १, १६; तां. १४,  
 ७, २; -शुम् ऐ. १, १६; वा. ४,  
 २, १, १०; ६, ७, २, ३; ७, ५, २, १८;  
 १४, ५, २, १; तां. १४, ७, १, -शु  
 तै. २, ७, १२, २; ८, ९, ३; तां  
 ११, ८, ८; -शुम् जै. १७१; -शोः  
 शां. २१, ३.  
 शिवु-कुमार- -राय तै. १, १९, १.  
 शिवुपत्या गो. २, ६, १४.  
 शिवु-मव- -मव तां. १०, ६, ५.

शिवुमती- -ती तै. २, ६, ११, ४.  
 शिवु-मार- -रः शां. वा. १, २, ६; तै. १,  
 २, १९, १. = शिवुमार गत्र.  
 शिवुमारी- -रीः तां. ८, ६, ८; ९.  
 शिवुमार(√श्च)- -र्षि- -म् तां.  
 १४, ५, १५.  
 शिवम्(√श्च)- -श्चम् ऐ. १, २, २; ऐ. वा.  
 २, ४, १; २; शां. २८, ९; वा. १, ४, ३,  
 ९; ७, ५, १, ३८; ११, १, ६, ३१;  
 १२, ९, १, १६; १३, ५, २, २; तै.  
 २, ३, ६, ३; ७, ३; जै. ११७; जै. ८.  
 ३, १, ३, ४; ४, ११, ५, १; गो. १,  
 ३, ७; ९; २, ३, ६; -श्चम् वा. १, २, ५,  
 २, ७; -श्चा(=श्चन) तै. १०, २, ४,  
 १; २, ५, १; -श्चात् ऐ. वा. १, ३, ५;  
 २, ४, १; वा. १, २, ७, १, ७; -श्चानि  
 वा. ११, ५, २, ४; -श्चे ऐ. ३, ३, ७;  
 -श्चन ऐ. वा. २, ४, ३; वा. १, ४,  
 ३, १९; १२, ९, १, १६; जै. ४,  
 ११, ५, १०; -श्चे तै. ३, ७, १२, ३;  
 तै. वा. २, ३, ९.  
 शिवम्- -नम् वा. १, ४, ३, ९.  
 शिव्याण, णा(√श्रि)- -णम् तै. २,  
 ५, ४, ३; -णाम् वा. २, १, २, ५.  
 शिष्य, शिष्यति तै. ३, ३, ८, २; शिष्य  
 तै. वा. ४, ८, २; ३; ५, ७, ३.  
 शिष्यते गो. १, २, ४.  
 शिष्य- -ष्टम् ऐ. ७, ३३; ८, २०;  
 वा. ११, ५, ४, १८; तै. १, ४, २, ३.  
 शिष्य, ष्टा(√शात्)- -ष्टाः वा. १, ३,  
 १, ६, १; तै. ३, ८, ९, १; गो. १,  
 १, ३१; -ष्टेभ्यः गो. १, १, ३१.  
 शिष्य- -ष्टैः वा. ४, १.  
 शिष्य-हुत् - -त्तः वा. ४, १.  
 शी, शेते ऐ. १, ३; ६, ३१; ७, १५;  
 शां. वा. ४, १५; वा. १, १, ११;  
 २, ५, १५; १९; ३, ८, ३, १५; ४, ५;  
 ४, १, ५, ५; ५, ९, ११; ६, १, ३;

‡ यद् G. 'देवशिल्यानि' इति पठति तद् वस्तुतः 'यदेव शिल्यानि' इति भवति । तु. कालि. । ७ उणा.  
 १, ५६ द्र. । ि-रिः' इति मुपा. प्रामादिकः । तु. वा. २, ६, १, २. । ६√श्चने रूपमिति उणा. १, २० द्र. । √श्चयते-  
 रित्यादिः । [ 'वाशुपत्या' इति मुलमः संस्कारः । तु. G. ।

२०; १०, १, १, ६; १३, ४, १, ९; ६,  
२, १; १४, ५, १, १७; २१; २२; ६,  
२, १२; ७, २, १०; का. २, १, १,  
९; २, ३, १४; १८; तै. २, १, १०, १;  
श्रुति श. २, ३, २, ४; ७, १, २, ९; तां.  
७, ६, १६; जै. ४४; १६७; १८६;  
१९८; जैउ. ३, ३, ४, ११; सं. १; गो.  
१, १, ३९; २, ६, ९; शयते तै. २, ५,  
४, ३; शये (=शेते) जै. ८८; ९१;  
९२; जैउ. १, १२, १, ७; शेरे ऐ. ५,  
२८; ७, १५; श. १, ५, ३, १२; ४,  
१, २, २५; २६; शेरे श. २, ३, १, ३;  
श्रुते शां. ११, ८; श. ७, ४, १, २९;  
का. १, ३, १, १; जै. १७; सा. १, १,  
८; शिश्ये शांआ. ४, १४; ६, १९;  
श. १, १, ३, ४; ६, ३, १६; २, ५,  
३, ३; १२, ७, १, १०; का. १, ५, २,  
३; २, १, ३, २; शिश्येरे श. २, ५,  
२, २; २४; का. १, ५, १, २; २२; जै.  
९५; जैउ. १, २, ३, ९; १०; शयि-  
त्तासे श. ११, ५, १, ११; श्रुयातै  
श. १, २, २, १६; का. २, २, १, १३;  
शयासे ऐ. २, २; श्रुताम् श. ११, ८,  
३, ५; शिशीहि तै. २, ४, ४, ७; श्रुयै  
श. ३, १, १, ७; अशेत श. १४,  
१, २, १२; अशायत ऐ. ४, ३२;  
शां. २२, २; अशायत् ऐ. ३, १५;  
ऐआ. २, १, ४; श. ९, १, १, ८;  
अशायत् श. ७, १, २, ९; तै. १.  
२, १, ७; ६, १; २, ३, ६, १; ३, २,  
९, ४; जै. १३९; जैउ. १, १८, ३, ७;  
अशेरत जै. १७; अशेरन् जैउ.  
१, ४, १, ६; शयीत श. १, १, १,  
११; ३, १, १, ७; ६, २, २, ३९;  
११, ५, १, ८; का. २, १, १, ९;  
श्रुयीत श. १, १, १, ११; ६, २, २,  
३९; १४, ५, १, २२; ७, २, १०;  
का. २, १, १, ९; तां. २१, ३, ४;  
जैउ. १, १७, २, ३; ५; ३, ३, ४,  
११; सा. १, ४, १; गो. १, २, ४;  
शयीरन् शां. १७, ९; श. १२, ५,

१, २; गो. २, ५, ५; अशयिष्ट  
शांआ. ६, १९.  
शयन, शयान-ना-, शयिस्वा गद्र.  
श्रीक्षा (=शिक्षा) - मू तैआ. ७, २, १.  
श्रीक्षा (-क्षडअ-) ध्यायु- -यः तैआ. ७,  
२, १.  
श्रीघ्न-पाणि- -णये ष. ५, ८.  
शीत, ता (√शै) - -तः श. १, ५, ४, १;  
८, ६, १, १९; ७, २, ११; तै. ३, ९,  
७, २; जै. ५९; -तम् श. १३, २, ९,  
५; जै. ५९; गो. १, १, ३३; -तस्य  
श. ९, १, २, २६; -ता श. १, ४, १,  
१६; तैआ. ४, २३, १; -ताः जै. ५९;  
-तानि गो. २, ६, ६; -ताभिः सा.  
२, ३, २; -ते श. १३, २, ९, ५; तै.  
३, ९, ७, २; -तेन तैआ. १, ३, ४.  
शीत-पाणि- -णये ष. ५, ९.  
शीतो (-तड- ) ण- -णौ गो. १,  
२, ८.  
शीतो (-तड- ) षमन्- -ष्मणि आ.  
१, ५८३.  
शीतिका- -के तैआ. ६, ४, १.  
शीतिका-वत्- -वति तैआ. ६,  
४, १.  
शीपल्या (←ल्य←शीपल)- -ल्याः  
ष. ३, १.  
शीर-शोचिस्- -चिषम् जै. ४४.  
शीर्ण (√शृ) - णम् श. ११, ५, ८, ६;  
ष. १, ४; -णं, -णंन श. ११, ५,  
८, ६.  
शीर्ति- -त्यै ष. ३, ८.  
शीर्ष- -र्षम् सा. ३, ६, ६; -र्षं तैआ.  
१०, १०, २; गो. १, २, १६.  
शीर्षन्- -र्षणि श. ६, ५, ३, ११; ९,  
३, १, ८; ११, ४, १, ६; १४; -र्षन्  
ऐ. १, १७; ३, ३; ऐआ. १, ५,  
२; २, १, ४; शां. २, ८; ८, १; ११,  
८; श. ३, १, ३, २१; २, १, २८; ५,  
४, १; ८, ३, ११; ६, ४, २, ५; ५, ३,  
८; ११; ४, १५; ७, १, २, १३; २,  
२, १९; ४, २६; ५, १, ३५; २, ९;

२४; ८, ४, ३, ६; ९, २, २, ५; ३,  
३१; ३, १, ७; २२; ४, ३, ६; ५, २,  
८; १०, ५, ४, १२; १२, ५, २, ७; ७,  
३, ४; ९, १, ९; १४, १, ३, ३२; ४,  
१; २, १, ५; २, २, ३९; ३, १, १६;  
२९; २, १८; तै. १, २, ३, ३; ५, ६,  
४; ६, ५, ४; २, ६, ४, ६; जै. ३४;  
१६०; -र्षभिः श. ६, २, १, ११;  
७, ५, २, ३; -र्षसु श. ६, २, १, ७;  
-र्षाणि श. १, ६, ३, २; ५, ५, ४,  
३; ६, २, १, ७; १३, ३, ३, १०;  
तै. ३, ८, २, १, ४; जै. १२१; -र्ष्यः  
ऐ. ४, २, २; शांआ. २, २; श. १,  
२, १, २; ४, ४, ११; ३, ८, ३, २७;  
२९; ५, ४, १, १४; ७, ५, २, २५;  
२६; ८, ३, ४, १३; १४; ४, १, ६; २,  
१६; ६, २, ११; ९, ३, १, ६; १०;  
२२; २, ३; १०, २, १, ९; १२, ९, १,  
७; १३, ६, १, ११; तैआ. ३, १२,  
६; १, २, ७; सं. १, १, १४; -र्ष्या  
श. ३, ३, ३, १७; ५, २, १, १४; १४,  
१, १, २५; ५, ५, १६; तैआ. ५,  
१०, ३; जै. १८६; गो. २, १, ४;  
-र्ष्ये श. ३, ५, २, १८; १४, १, २,  
९; १०-१४; १७; १९-२१; २५;  
तैआ. ४, २, ३; ४; ५.  
शीर्षपर्य- -ण्याः ऐआ. १, ५, १; श.  
११, २, ६, ४; १३, १, ७, २; ४; तै.  
१, २, ३, ३; ३, ८, १०, २; ५; तैआ.  
१, ७, २; १, ४, ४; जैउ. २, २, ३, ८;  
९, ४, ७-९; -ण्यान् तै. २, ३, ७, ४;  
-ण्यानि शांआ. २, २; -ण्ये ऐ.  
८, १२; १७; शांआ. ३, ५.  
शीर्षण्या (-ण्यडअ-) नृच्य- -च्यानि  
ऐ. ८, ५.  
शीर्षण्वत् (-न्+मत्तुप्) - ण्वद्  
श. १४, २, २, ४८.  
शीर्ष- -शीर्ष, शीर्षन्  
शीर्ष-कपाल- -लम् श. ३, ५, ३,  
२३; २४; ७, ५, २, २५; २६; -लानि  
श. ३, ५, ३, २३; -ले तैआ. ७, ६, १.

शीर्ष-छिन्न- -अस्य श. १४, १, २, ९; १३; १९; ३, ११; १५; २४; ३१; २, २, ११; १४; ३५; ४९; ५३; ३, १, २.  
 शीर्ष-तुम्(ः) श. ३, १, ३, ९; ४, १, १९; २६; ८, २, ७; ३, ११; ६, ५, २, २; ९, ३, २, ३; ४, १, १३; १२, ८, ३, १७; तै. १, ३, ७, ७; ८, ३; ६, ५, ४; तैआ. ५, ४, ७; जै. ८.  
 शीर्ष-क्ति-मत्- -मान् गो. २, १, ४  
 शील- -लाय तै. ३, ४, १०, १; -लेषु मं. १, ३, ३.  
 शुक्र-शुक्त-शुक्ति-शुक्र- √शुच् द्र. √शुच्, शोचति श. १, ४, १, २६; शोचति श. १४, ४, ३, २८; शोच-तिऽइव जै. २०७; शोचतः तै. १, ६, २, १; शोचन्ति श. १४, ४, ३, २९; तां. १५, ९, ९; शोचन्तिऽइव श. १, ४, १, ३८; शोचतु तै. ३, ७, ६, १९; शोचस्व श. ६, ४, २, ९; तैआ. ४, ५, २; शोच श. १, ४, १, २६; ३, ३; ११, ४, ३, १९; तै. १, २, १, १०; ३, ५, २, १; अशो-चत् तै. १, ६, २, १; ३; तां. ६, ५, १; २४, ११, २; जै. १८; अशुच्यत् जै. १२८; अशोचन् श. ७, ५, २, २८; तां. ७, १०, १५; ८, १, ९; १५, ९, ९; शोचेत् जै. १६४.  
 शोचयति श. १, ४, ३, ९; जै. १६४; शोचयन्ति तै. १, १, ८, १; शोच-यामसि तै. ३, ७, ६, १९; शोचयेयुः तै. १, १, ८, १.  
 शुक्र- -कः ऐआ. १, २, ४; -कम् गो. २, २, १; -क्रेषु तै. ३, ७, ६, २२.  
 शुक्र- -कः श. ४, १, ३, ६.  
 शुक्ति- -क्तिः तां. १२, ५, १६.  
 शुक्र-क्रा- -कः श. ३, २, ४, ९; तै. १, १, ७, २; २, १, २४; -कः ऐ. ५, ४; शां. १३, ४; श. १, ६, ३, ७;

८; ३, ३, २, ७; ४, ९; ४, २, १, १; ३; १९; ३, १, १५; २६; ३, १७; ५, ५, ७; ९, ४; ६; ५, ४, ४, २०; ५, ४, ८; ६, ५, १, ७; ८, १, २, २; २, १, १६; ९, ४, २, २१; ११, ५, ९, १०; १२, ६, १, २४; २५; ८, १, ३; तै. १, १, १, २; २, ४, ७, ६; ७, ८, २; १२, २; १६, २; ३, ५, ६, १; तैआ. ३, ३, १; तां. ४, ६, ६; ६, ६, ९; १५, ५, ९; १८, ८, ७; जै. ११६; २०६; जैउ. ३, २, २, ७; गो. १, २, ९; -कम् ऐ. १, १९; ४, ७; ५, ३२; ७, १२; शां. ८, ४; २५, १०; श. १, ३, १, २८; २, ३, ४, १५; ३, २, ४, १४; ३, २, ७; ३, ६; ९, ३, २, ५; ४, २, १, ४; १३; ७, ३, १, २२; ८, १, २, २; ११, ५, ८, ४; ९, ९; १०; १२, ४, २, १०; ४, ४; ७, १, ६; ८, १, ३; १३, ४, १, ७; १४, १, १, १८; २०; २१; ७, १, १२; का. १, ४, १, १२; तै. १, १, ७, २; २, १, २४; ५, १, १; ७, ६, ३; २, ६, २, १; ३; ३, ४, २; ११, ५; १२; १; २; १३, १, १, ४, ३; २०, ३; ८, ५, ३; ३, ३, ४, ४; ६; ७, ६, १३; ८, १; १०, १, २; तैआ. १, २, ४; १०, १; २२, ८; ४, ५, ६; ४२, ५; ५, १०, १; १०, १, २; तां. ६, ५, १; २१, ३, ७; जैउ. ३, ४, १, ९; ४, ५, १, ५; आ. १, ७४; सा. १, ६, १; गो. १, १, २२; २, २४; -कस्य श. ४, २, १, ८; ९; २१; २९; ५, ४, ४, २०; ११, ५, ९, १०; तै. १, १, १, ५; तैआ. ३, ३, १; -क्रा ऐ. ५, ५; शां. २२, ९; श. ६, २, १, ३२; तै. १, १, ७, २; २, १, २४; तैआ. ४, १७, १; तां. १, २, ९; -क्राः श. १, ४, १, ११; १२, ४, ४, ५; तै. १, ७, ६, ३; २, ६, ११, १०; ३, ७, १४, १; २; तां. ६, ९, २५; -क्राणि ऐ.

५, ३२; श. ६, २, १, ३२; ११, ५, ८, ४; तैआ. ३, ११, १; जैउ. ३, ४, १, ६; ७; ८; -क्रात् श. ८, १, २, २; -क्राम् श. ११, ६, २, ६-१०; -क्राय शां. १२, ७; २६, ८; श. ४, ३, १, १५; १२, ६, १, २४; २५; तै. २, ८, २, २; -क्रायाम् तै. ३, ३, ४, ६; -क्रासः तै. २, ८, २, १; -क्रे श. ११, ५, ९, ९; -क्रेण श. ३, ३, ३, ६; १२, ७, ३, १२; ८, १, १; तै. १, ४, ८, १; ७, ६, ३; २, ६, १, ३; २, ३; तैआ. १०, १, १.  
 शुक्र-चन्द्र- -न्द्रे जै. १३२; आ. २, १३, ७; जैआ. २, २२, ९; सा. २, १, ६.  
 शुक्र-ज्योतिस्- -तिः श. ९, ३, १, २६  
 शुक्र-त्व- -त्वाय तां. ६, ६, ९.  
 शुक्र-पु(√१पा)- -पाः श. ४, २, १, १४; तै. १, १, १, १०; -पेभ्यः श. ३, ९, ३, २५.  
 शुक्र-पान्न- -त्रम् श. ४, ५, ५, ७; १२; -त्रेण श. ४, ३, १, २६; ३, १७.  
 शुक्र-पिश्- -शम् तै. ३, ६, ३, ३.  
 शुक्र-यजुस्- -जुपि तैआ. ५, १०, १.  
 शुक्र-वत्(मत्पु)- -वत् ऐ. ५, ४; ५; श. ४, ३, ३, २; १९; ५, १७; -वतः श. ४, २, १, २३; ३, ३, १९; -वती श. ४, ३, ३, १९; ५, १७.  
 शुक्रवती- -ती शां. १२, ७; तां. ४, ६, ६; -त्यः तां. १८, ७, २; गो. २, ५, ८.  
 शुक्र-वर्चस्- -र्चाः श. ७, ३, १, ३०.  
 शुक्र-वर्ण, णां- -र्णम् शां. २५, ९; -र्णाम् तै. १, २, १, १३.  
 शुक्र-शोचिस्- -चिः तै. २, ४, १, ६; -चिपा श. ४, २, १, १९; तै. १, १, १, २.  
 शुक्रा(-कऽअ)-प्र- -प्राः तै. १, २, ३, २; -प्रान् श. ४, ५, ९, ४; ६; १३.

शुक्रा(←क)-मन्थिन्- -न्थिनौ  
 ऐ. ३, १; शां. १६, ३; श. ४, २, १,  
 १; ३, ३, २, ५, ६, २; तै. १, १, १, ४;  
 ५, ४, २.  
 शुक्रिय- -यम् ऐ. ६, १२; गो. २,  
 ४, १८; -याणाम् तैआ. ५, १०,  
 १; -याणि तैआ. ५, १०, १;  
 -ये तां. १८, ४, ४; ११,  
 १०.  
 शुक्रियाद्य- -ये सा. २, १, ६.  
 शुक्ल, कला- -कः शां. २५, १०; श.  
 ६, २, २, ६; ७; ७, ३, २, १४;  
 १६; १३, ४, २, ४; का. २, १, १, १;  
 प. ४, ७; गो. १, १, २५; ३, १६;  
 -कलम् ऐ. २, १८; ऐआ. २, १,  
 ५; शां. ३, ५; १०, ३; श. १, ६,  
 ३, ४, १; २, २, ४, १, ५; ५. १, ३, ९;  
 २, ५, ८; ६, २, २, ६; ७; १४; ७, ३,  
 १, ३६; ३८; २, १०; १६; १०,  
 ५, २, ७; १२, १, ४, १; ३; २, ४,  
 १५; ८, २, २६; ९, १, १२; १३, ४,  
 २, ३; ४; १४, ५, २, ३; ७, २, १२.  
 तै. २, ६, ४, ४; ३, ४, १७, १; तैआ.  
 १, ३, २, ३; तां. ६, ६, ९; जैड. १,  
 ८, १, ७; ८; २, १; २; ११, २, १; ४,  
 ११, २, ७; ३, १२; प. २, २;  
 गो. १, ५, ३; ४; २, ६, ६;  
 -कृमूड्व ऐ. १, २९; -कृस्य  
 शांआ. ६, १९; श. १३, ३, ६, ५;  
 १४, ७, १, २०; तै. ३, ९ १५, ३;  
 -कला ऐ. २, १४; श. ७, ३, १,  
 ३८; ४३; तां. ६, ६, ८; -कलाः  
 श. ७, ३, १, ३६; ६. २, २; -कान्  
 सा. ३, ९, ३; -कानाम् श. ३,  
 २, १, ५; तै. ३, १६, २; -कलानि  
 श. १, १, ४, २; ३, २, १, ३; ६,  
 २, २, ३, ७, १, ७; १४, ९, ४, ३३;  
 का. २, १, ३, ८; -कलायाः सा.  
 २, २, २.  
 शुक्ल-कृष्ण- -ष्णे तैआ. १, २, ४;  
 जैड. ४, ११, २, ७; -ष्णौ तैआ.

१, ३, २.  
 शुक्ल-चतुर्दशी- -दयान् सा. ३,  
 ३, ४.  
 शुक्ल-दत्त(←दन्त)- -तः ऐ. ८,  
 २३.  
 शुक्ल-रूप- -पाणाम् श. ६, २,  
 २, १३.  
 शुक्ल-व(त्→)ती- -त्यः श. ६,  
 २, २, १३; -त्यौ श. ६, २, २,  
 १४.  
 शुक्ल-वत्सा- -त्सा, -त्सायं श. ९,  
 २, ३, ३०.  
 शुक्ल-वासस्- -ससा सा. ३, १, २;  
 -साः तैआ. १, ३, ३; सा. ३, ९, ३.  
 शुच्- शुक् श. ३, ८, ५, ८; ९; ७, ५,  
 २, ३२-३६; ९, १, २, १२; २,  
 १, १९; ११, ७, ४, ३; १४, १, २,  
 १३; ३, १, २; ३; ४; ५; ६; ७; ८;  
 १४; तै. ३, ३, ११, २; तैआ. ४,  
 ११, १; २; ५, ९, १; १०, ५; तां. ५,  
 १०, ३; ११, ८, १०; १३, ६, १०;  
 ११, १०; शुचः तां. ८, १, ११;  
 शुचम् श. ३, ५, २, ८; ६, ४, ४, ७;  
 २०; ७, ५, २, २८; २९; ३०;  
 ३१; ३२-३७; ९, १, २, ९; १०;  
 ११; १३; २०; तै. १, ६, २, १;  
 ३, ७, ६, १९; ८, ४, २०; तैआ. ४,  
 ४२, ५; ५, ९, १; ६; तां. ८, १,  
 ९, १२; ११, ८, १०; १२, ६, १०;  
 १३, ६, १०; ११, १०; १५, ९,  
 ९; गो. २, ६, १४; शुचा ऐ. ६,  
 ३५; श. ३, ५, २, ८; १४, १, २,  
 १३; ३, १, २; ५; ७; तै. २, १, ३,  
 ४; ५; ३, २, ४, ४; ८, ५; ९, १५; ३,  
 ११, २; ४; ८, ४, २; तैआ. ५, २,  
 ११; १२; १३; ३, १, ९, ५; १०,  
 ६; तां. ८, १, १२; गो. २, ६, १४;  
 शुचे तैआ. ३, २०, १.  
 शुचत्- -चद्भिः तै. २, ८, ५, १.  
 शुचयत्- -यद्भिः तै. २, ८, ४, ६.  
 शुचि- -चयः ऐ. ५, २०; ७, ७; शां.

२६, ८; श. १, ४, १, १२; १२, ४,  
 ४, २; ५; तै. २, ४, ५, ६; ७, १२,  
 ६; ८, २, १; ५, ५; ९, ३;  
 ३, ६, ३, २; जै. १६२; सा. १,  
 ५, १०; -चये ऐ. ७, ७; श. २,  
 २, १, ८; १२; १५; २२; ४, ३, १,  
 १५; १२, ४, ४, ५; का. १, २, १,  
 ६; ९; १०; १३, तै. १, १, ५, १०;  
 ६, ३; २, ८, ९, ९; -चि श. २, २,  
 १, ८; १२; १४; का. १, २, १, ६;  
 ९; -चिः ऐ. १, २२; ४, १०; ७,  
 ८; शां. २, ५, ९; श. ३, १, २, १२;  
 ४, ३, १, १, ५; ८, २, १, १६; १२, ४,  
 ४, ५; का. १, २, १, १०; तै. १,  
 १, ६, ३; २, ४, १, ६; ११; ३, ३, ५;  
 ५, ४; ८, १, ६; २, ७; तां. १७, ५, ७,  
 प. ५, २; सा. १, २, ९; २, १, ८;  
 -चिना जै. ९८; -चिभ्यः तै. २,  
 ८, ५, ५; -चिम् शां. १, १; तै. १,  
 ७, ४, ३; २, ४, ५, ६; ६, ३; ८, ३; ६,  
 १७, २; ८, ५, १, ५; -चिमुड्व  
 जै. १२; -ची ऐ. ५, २१; तै. २,  
 ८, ५, ५; -चीनाम् तै. २, ८, ५, ५;  
 -०चे श. १२, ४, ४, २; -चेः तै.  
 १, ७, ४, ३; -चौ तैआ. २, १७, १;  
 सा. ३, ४, २; ९, १.  
 शुचि-जन्मन्- -ज्मानः तै. २, ८,  
 ५, ५.  
 शुचि-जिह्व- -ह्वः ऐ. १, २८; श.  
 ६, ८, २, ७.  
 शुचि-तम- -म् तै. २, ४, ८, २.  
 शुचि-पा(√१पा)- -०पाः ऐ. ५,  
 १६; शां. २६, १५; श. ४, १, ३, १८.  
 शुचि-वत्(मतुप्)- -व ऐ. ५, २०;  
 २१.  
 शुचि-वासस्- -साः प. ५, २.  
 शुचि-वृक्ष- -क्षः ऐ. ३, ४८.  
 शुचि-व्रत- -०त तै. २, ४, १, ७;  
 -तः तै. २, ६, १८, १; -तम् तै.  
 २, ६, १७, १; -०ता तै. २, ७,  
 १२, १.



शुचिब्रत-तम- -मः ऐ. ७, ७; श. १२, ४, ४, ५.  
 शुचि-पृष्ठ- -पत् ऐ. ४, २०; श. ५, ४, ३, २, २; ६, ७, ३, ११; तै. १, ७, ९, ६; २, ६, २, १; तैआ. १, १३, ३; १०, १०, २; ५०, १.  
 शशचान- -नः श. ९, २, १, १९; १४, १, ३, १४; १६; २९; २, १, १८; २, ४४; ४५; ३, १, १४; जै. १६४; -नाः तै. २, ५, ५, ४.  
 शोक- , शोचत्- , ती- , शोचमाना- , शोचिस- , शोशचान- , शौच- अद्र.  
 शुपठ(√शुण्ठ)- -म् गो. २, २, १.  
 शुतुद्री- -०द्रि तैआ. १०, १, १३.  
 √शुष्- , न्धु- , शुष्यति तां. १४, ११, २८; १९, ४, ८; शुन्धति श. १, १, ३, १२; शुन्धति तै. ३, २, ३, १; ५, ५; शुन्धन्ते का. २, १, ३, ७; शुन्धन्ति का. २, १, ३, ७; शुन्धामि श. १, १, ३, १२; ३, ८, २, ६; का. २, १, ३, ७; शुष्यतु श. ३, ८, २, १०; शुन्धन्ताम् श. ३, ६, १, १३; ७, १, ६; शुन्धन्तु श. १२, ९, २, ७; तै. २, ६, ६, ४; ३, ७, १२, ६; शुन्धस्व श. ३, ५, १, ३६; शुन्धध्वम् श. १, १, ३, १२; ४, २४; का. २, १, ३, ७; २५; शुन्धध्वम् श. १२, ८, १, ८; तै. २, ६, ३, ३; ३, २, ३, १; ५, ५; शुन्धत तै. ३, ७, ४, २; १४; अशु- ध्यत् तां. १४, ११, २८; १९, ४, ७. शुष्यते ष. ५, १०; शुष्यन्ताम् तैआ. १०, ५१, १; ५२, १; ५३, १; ५४, १; ५५, १; ५६, १; ५७, १; ६०, १.  
 शोधयति शां. ६, १३; गो. २, १, १; शुन्धयन्तु श. ३, १, २, ११.  
 शुद्ध, दधा- -द्धः ऐ. ४, २४; शां. ११, ५; श. १४, ८, १५, १२; गो. २, ३, ११; -द्धम् ऐ. १, ३; शां. १४, ३; श. ७, ३, २, २; १४, ८,

६, ३; तै. ३, ७, ५, ६; जउ. ४, ८, ३, ४-९; सा. १, ५, १३; -द्धा सं. १; -द्धाः श. ३, ८, २, ३; ७, २, ३, २; ३, २, ३; ९, २, १, १२; तै. २, ८, ८, १२; ३, ७, ४, २; तआ. ६, १०, २; तां. ६, ५, ११; जै. १६२; -द्धे ऐआ. ३, १, ३; शांआ. ७, ११; -द्धेन तै. ३, १२, ३, ४; तैआ. १०, १, ११; जै. १८; -द्धेषु जैउ. ४, ८, ३, ३; १०.  
 शुद्ध-पक्ष- -क्षे शांआ. ४, ३.  
 शुद्ध-सत्त्व- -त्वाः तैआ. १०, १०, ३.  
 शुद्ध-स्फटिक-सन्नि(भ→)भा- -भा गो. १, १, २५.  
 शुद्धा(-द्धआ)-वृत्त- -त्ताः ष. ४, ४.  
 शुद्धा(-द्धअ)-शुद्धीय- -यम् तां. १४, ११, २७; २८; सा. १, ५, १६; ७, ५; -ये तां. १९, ४, ६; ७; आ. जैआ. १, ३५०; सा. २, १, ७; -यन तां. १४, ११, २८.  
 शुद्धि- -द्ध्यै तै. २, १, ४, ८.  
 शुन्ध(न→)नी-नीः तै. ३, ७, १२, ६.  
 शुन्ध्यु- , न्ध्यु- -न्ध्युः तां. १, ४, ८; आ. जैआ. १, ३९६; -न्ध्युवः तै. २, ४, ५, ४; -न्ध्युः तै. २, ५, ५, ४.  
 शुन्- -नम् श. २, ६, ३, २; ७, २, २, ९; का. १, ६, ३, २; तै. २, ४, ४, ३; ५, ८, १२; तैआ. ६, ६, २; -नम्ड- नम् श. ७, २, २, ९.  
 शुन्-हुवीया- -यया ऐ. ६, २२; गो. २, ६, ४॥  
 शुन्-वत्(मतुप्)- -व तै. २, ५, ८, १२.  
 शुना← शुन  
 शुना-वत्- -व तै. २, ५, ८, १२.  
 शुना-सीर- -रः तै. १, ७, १, १; गो. २, १, २६; -रम् तै. २, ५, ८, २; गो. २, १, २६; -०रा तैआ. ६, ६, २; -राय तै. १,

७, १, १; २, ५, ८, २; -रौ शां. ५, ८; -०रौ तै. २, ४, ५, ७; -०रौ तै. २, ४, ५, ७; तैआ. ६, ६, २.  
 शुनासीरिन्- -री तै. २, ५, ८, ३.  
 शुनासीरीय- -यः का. १, ६, ३, ५; -यम् शां. ६, १५; श. ११, ५, २, ६; ९; -यस्य का. १, ६, ३, ५; -येण का. १, ६, ३, २; ३, ८; ९; ४, ९; तै. १, ४, १०, २; ३; ९.  
 शुनासीर्य- -र्यः श. २, ६, ३, ५; -र्यस्य श. २, ६, ३, ५; तां. १७, १३, १५; -र्येण शां. ५, ८; श. २, ६, ३, २; १०; ११; १३; ५, २, ४, ४; तां. १७, १३, १७; २, १, ४, १७; गो. २, १, २६.  
 शुनः, सू← श्वन्- ष. १.  
 शुनः-पुच्छ- -च्छः ऐ. ७, १५.  
 शुनः-शेष- -षः ऐ. ७, १५; १६; १७; -पम् ऐ. ७, १७; -पे ऐ. ७, १५.  
 शुनः-कर्ण- -र्णः तां. १७, १२, ६.  
 शुनः-कर्ण-स्तोम- -मः तां. १७, १२, ६.  
 शुनो(-सुडला)-लाङ्गल- -लः ऐ. ७, १५. शुनी- , श्वन्- ष.  
 √शुम्, श्म, शोभते ऐ. ३, १०; श. ३, ३, ३; तां. २०, १६, ६; शुम्भस्व श. ३, ५, १, ३६.  
 शुभयति तै. ३, ३, १, ५.  
 शुम्-शुभः तां. १६, १, १४; ०शुभः श. ५, ५, ४, २५; तै. १, ४, २, १; तैआ. १, १०, २; शुभम् त. ३, १, २, १०; तां. १६, १, १४; २४, १३, ३; शुभा ऐ. ५, १६; ऐआ. १, २, २; ५, १, १; शां. १९, ९; २४, ५; २५, ३; ११; २६, ९; शुभे श. १०, १, ३, ८; तै. ३, ४, ३, १.  
 शुम्, भा- -भया तैआ. १०, १०, ३; -भे तै. २, ४, ५, ३.  
 शुभयत्- -यद्भिः ऐ. ३, ३८; शां. १६, ९.

शुभ्र,धा- -भ्रम् जैउ. ३, ७, २, ६;  
-धाः तै. ३, १, २, ४; -०भ्र शां.  
२६, ११; तै. २, ५, ६, ४.  
शुभ्रि- -भ्रिपु तै. २, ४, ४, ८९.  
शुभ्रमान, ना- -नः तै. ३, १०, १,  
२; -नाः तै. ३, ६, ३, ३.  
शुभ्रभान- -नः तै. ३, ५, ६, १.  
शुभ्रभू- -भ्रूः तै. ३, १०, १, २.  
शोभन-, ना-, मान-, ना-, शोभा-  
अद्र.  
शुभ्रबल- -लानि श. १२, ५, २, ३.  
शुभ्रक- -कः जैआ. १, २३९; -लकम्  
जै. ३८९; ११८; -लकानि जैआ. १,  
२६९.  
शुभ्रवक- -म् जै. ६१.  
शुभ्रवृक्(√श्रु)- -क् तै. ३, ७,  
१३, २१.  
शुभ्रवृत्- -श्रुवांसः श. १, ३, ३, ८; ८,  
१, २८; २, २, २, ६; ४, ३, १४; ३,  
१, १, ५; ११९; ५, ३, १२; ४, ३, ४,  
४; का. १, २, २, ५; ३, २, १२; तै.  
३, २, २, ३; घ. १, १; गो. १, ३,  
१९; -श्रुवृषः श. २, २, २, ६; ४, ३,  
४, ४; घ. १, १; -श्रुवृषाम् श. २,  
२, २, ६; ४, ३, ४, ४; -श्रुवृषे गो. २,  
३, १८; -श्रुवृषः का. १, २, २, ५;  
-श्रुवृषाम् का. १, २, २, ५.  
शुभ्रवृषि(त→)तां- -म् श. १४, ९,  
४, १७.  
शुभ्रवृषु- -षुः तै. २, ३, ११, ४.  
शुभ्रवृषे(ण्य→)ण्या- -म् तैआ. ४,  
१, १.  
√शुभ्र,शुभ्रप्यति ऐआ. २, ३, ६९; श. २,  
६, ३, १४; ८, १, ४, १; ७, २,  
१४; ३, ६; १४, ८, १३, १; का. १,  
६, ३, १०; शुभ्रप्यति श. १४, ४,  
१, २१; शुभ्रप्यन्ति श. ३, ७, १, ८;  
९, ५, २, १२.  
शोषयते श. ९, ५, २, १२.

शुभ्रक,ष्का- -ष्कः श. ९, ५, २, १३;  
१२, ७, ३, ३; तै. १, ७, १, ७; घ.  
४, ४; -ष्कम् शांआ. ४, १४; श.  
१, ६, ३, २३; ३, २, ३, ९; ७, ४,  
१, २२; ९, ५, २, १४; तां. १२, ६,  
८; -ष्कम्ऽइव श. १, ६, ३, ४१;  
-ष्कस्य शांआ. ९, ७; श. ३, ८,  
५, १०; -ष्का श. ८, ७, ३, ३;  
-ष्काः श. ७, ३, १, ३७; ८, ७,  
४, १; -ष्काणाम् श. १३, ७, १,  
९; -ष्काणि श. १, ३, ३, ४; -ष्के  
श. १४, ९, ३, १५-२०; -ष्केऽइव  
श. १, ६, ३, ४१, -ष्केण श. १२,  
७, ३, १; तै. १, ७, १, ६; तां. १२,  
६, ८.  
शुभ्रक-दति- -तिः तै. १, ८, ३, ४.  
शुभ्रक-मृद्धार- -रः शांआ. ४, ६.  
शुभ्रका(-ष्कऽअप्र→)प्रा- -म् तै.  
३, २, १, २.  
शुभ्रका(-ष्कऽअ-)-जिन- -म् जै.  
२०५.  
शुभ्रकाप(-ष्कऽअप्)- -म् श. ६, १,  
१, १३.  
शुभ्रण- -णः श. ३, १, ३, ११.  
शुभ्रप्- -प्मः श. १२, ८, १, ४; तै.  
१, ६, २, ४; २, ५, ८, १; ६, ३, १; ९,  
१; ८, ५, ७; ९; ३, ५, ७, ४; -प्मम्  
तै. २, ४, ३, १; ६; ७, ३; ६, ८, ४; ७,  
१३, ४; तैआ. ३, ११, ४; -प्मात्  
तैआ. ४, १७, १; -प्माय तै. १, २, १,  
२१; ३, १०, ८; -प्मासः तां. १८, ८,  
१४; -प्मे तै. २, ७, ७, २; -प्मेण  
ऐ. ८, २६; तैआ. ४, ४२, ५;  
-प्मेसिः तै. २, ८, २, ८; -प्मैः  
ऐ. ५, १९; शां. २६, १२; तै. २,  
४, ७, ४; ३, ६, ८, १.  
शुभ्रप्मि- -प्मीन् तै. २, ७, १३, २९.  
शुभ्रप्मिण- -णः ऐ. ८, २३.  
शुभ्रप्मिन्- -प्मिणः श. ६, ६, ४, ७; तै.

३, ११, ४, १; तां. १, ८, ७; -०प्मिन्  
ऐ. ५, १६; शां. २, ५, २; २६, ८;  
श. २, ५, २, २८; का. १, ५, १, २५;  
शुभ्रिणी- -णी ऐ. ८, ८; श. १२, ७,  
३, १४; तै. १, ४, २, २; २, ६, १, ४.  
शुभ्रप्यत्- -प्यतः श. ९, ५, २, १२.  
शोषयित्वा अद्र.  
शुभ्र,द्वा(√शुच्चां)- -द्वाः ऐ. ७, १९;  
श. ५, ५, ४, ९; १३, ६, २, १०;  
१४, १, १, २१; ४, २, २६; तै. १,  
२, ६, ७; ३, २, ३, ९; १०; तैआ.  
३, १२, ६; तां. ६, १, ११; जै. ८;  
१३३; १५०; जैउ. ३, २, २, ५;  
-द्वाम् श. ६, ४, ४, १२; १३; १३,  
६, २, १०; तै. ३, ४, १, १; जै. ८;  
३७; सा. १, ७, ६; -द्वास्य श. १,  
१, ४, १२; १३, ८, ३, ११; का. २,  
१, ३, १६; सा. २, ५, ३; -द्वा  
श. १३, २, ९, ८; तै. ३, ९, ७, ३;  
-द्वाः तै. ३, ३, ११, २; -द्वाऽइव  
जैउ. ३, २, २, ६; -द्वाणाम् ऐ. ७,  
२९; -द्वान् ऐ. ७, २९; श. ५,  
३, २, २, ४; -द्वाम् शां. २७, १;  
सा. १, ६, ६; -द्वाे श. १२, ९, २,  
३; तै. २, ६, ६, २; जै. १३३;  
-द्वाेण श. ३, १, १, १०; १४, ४,  
२, २७; -द्वाेषु ऐ. ७, १७.  
शुभ्र-कल्प- -ल्पः ऐ. ७, २९.  
शुभ्र-जीविका- -म् सा. १, ७, १२.  
शुभ्र-ता- -तया, -ताम् ऐ. ७,  
२९.  
शुभ्रा-पुत्र- -त्रः तां. १४, ६, ६.  
शुभ्रा(-द्वाअ-)-र्यु- -र्यौ श. ८, ४, ३,  
१२; तां. ५, ५, १४.  
शुभ्रक- -कः जैउ. ३, २, ४, ९.  
शुभ्र(√द्वि)- -म् गो. १, ३, ९.  
शुभ्रन्- -न्म्य श. २, ३, १, ९; का. १,  
३, १, ४; -न्माय तै. २, १, २, १२.  
शुभ्र(√द्वि)- -द्विः ऐ. ४, १०; २९;

√'शुभ्र' मुपा. १। वृ. क्र. द्र. १॥ 'शौल्क' इति आ. मुपा. अद्र. १। † =मा. श्रौ. २, ५, ४, २४ 'शुभ्र' इति पाठः। ‡ = 'प्मी' इति (←प्मिन् प्र. १) शांश्रौ १८, ५, १ मुपा. १। † उणा. २, २१ द्र. १

५, १; ७; १६; १८; २०; ६; २२; ८; २;  
 ऐआ. ५, २, २; शां. १७, १; २६,  
 १६; शांआ. १२, ३; वा. ४, ३,  
 ३, १३; ६, १, ४; तै. २, ४, १, ३;  
 ५, ३, १; ८, २, ६; तैआ. १०, १,  
 ११; तां. ४, ७, ६; ९, १०, १; ११,  
 ४, १. जै. २०४; सा. ३, ६, ११;  
 गो. २, ६, ४; -रः ऐआ. ४, १, १;  
 श. १३, १, ९, २; तै. २, ६, ८, १;  
 ४; ८, ३, ७; ८; ३, ८, १३, १; जै.  
 १५०; जड. १, १, ४, २; -रम्  
 तै. २, ६, ८, ३; ८, ४, २; -राः  
 शां. २७, २; -राणाम् ऐआ. ४,  
 १, १; गो. १, २, ४; -रासः तैआ.  
 ६, ३, २; -रै शांआ. १२, ३४;  
 -रैः शां. २३, ६.

शूर-वीर- -रः ऐआ. ३, १, १; ३; ४.

शूर्प (√शूर्प) - -र्षम् श. १, १, २२;  
 २, १; ४, १९; ११, २, ३, ९; का.  
 २, १, २, १; ३, २१; -र्षात् तै. ३,  
 २, ५, ११; -र्षाय श. १, १, ४, २०;  
 -र्षे श. १२, ५, २, ७; तै. ३, ७,  
 ६, २१; -र्षेण श. २, ५, २, २३;  
 का. १, ५, १, २१; तै. १, ६, ५, ४;  
 सा. ३, ४, २.

शूर्प-यव- -म् जै. १२२॥

शूल- -लः प. ४, ४; -लःऽइव श. ११,  
 ७, ३, २; -लम् श. ११, ७, ४, ३;  
 -लौ श. ११, ४, २, ४.

शूल-पाणि- -णये प. ५, ११.

शूल-बाहु- -हुः श. ११, ४, २, ४.

शूल-हस्त- -स्तः सा. ३, ६, १२.

शूला/कृ, शूलकुर्यात् श. ३, ८, ५, ८.

शूष- -पः जड. १, १८, २, ६; वं.  
 २; -पम् ऐ. १, २८; तै. २, ६,  
 ११, ६; १४, ४; -पात् वं. २; -पाय  
 तै. ३, १०, ७, १; मं. २, ३, ८.

शूष- -पः श. १२, ७, १, ७; तै. ३, १०,  
 ८, ४; ९, १५; -पम् तै. २, ५, ८, १.

शृङ्ग (√शृङ्ग) - -ङ्गम् शां. २१, ३; प.  
 २, २; -ङ्गयोः श. १४, ६, १, २;  
 -ङ्गा तैआ. १०, १०, २; गो. १,  
 २, १६; २, २, ६; -ङ्गाणि ऐ. ४,  
 १७; तां. ४, १, १, २; जै. १६२;  
 -ङ्गाणिऽइव शां. १०, २; तै. २, ४,  
 ७, ११; -ङ्गे श. १, ८, १, ५; तां  
 १३, ४, ४; जै. १८०; गो. २, १,  
 १२; -ङ्गेषु प. ५, ९.

शृङ्ग-कोश- -शैः सा. ३, ५, १.

शृङ्ग-वृत्- -वृषः तै. २, ४, ५, १.

√शृङ्गाय, शृङ्गायेत्ऽइव तै. २, ३,  
 ९, ९.

शृङ्गिन्- -ङ्गिगः तै. २, ८, ४, ३; -ङ्गिगम्  
 शां. १०, २; तै. २, ८, ७, ११.

शृङ्गिणी- -णीः जै. १६२; -ण्यः  
 ऐ. ४, १७.

शृणत्- √शृ ढ्र.

शृण्वत् (√शृ) - -ण्वत् शांआ. ५, २;  
 -ण्वते श. २, ३, ४, १०; १३, ८,  
 ३, ४; का. १, ४, १, ८; तै. ३, ७,  
 १४, ५; तैआ. ३, १५, २; ६, ७,  
 ३; मं. १, १, १५; -ण्वन् श. १४,  
 ४, २, १७; ७, १, २७; ३, २०;  
 -ण्वन्तः शांआ. ९, ३; ४; ६; श.  
 १४, ९, २, ८; ९; ११; १२; -ण्वन्तम्  
 तै. २, ४, ४, ३.

शृत, ता (√श्रा) - -तः श. १, २, २,  
 १६; ३, ८; ३, १, २०; ४, ५, २, ७;  
 ५, ३, २, १; २; ८; तै. १, ६, ६, ४;  
 ३, ७, ५, ३; ९, ३; -तम् श. १,  
 २, २, १४; ३, ५; ६, ४, ८; ७, ३,  
 २७; २, २, ४, १५; ३, १, १४; १५;  
 १६; ३, २, २, १०; ३, ३, २; ८, १,  
 ७; ३, ४; ५; ६; ७; १०; ७, ३, १,  
 २६; ५, १, २९; १०, ३, ५, १६;  
 १४, १, २, २१; का. १, २, ४, ११;  
 ३, १, ७; ८; ९; १, २, १०; २, २, १,  
 ११; १९; तै. २, १, ३, ३; ३, ७, १,

६; ४, १३; ६, १२; ९, ३; तैआ. ६,  
 १, ४; तां. ९, ५, ५; -तया श.  
 १, ८, १, १७; -तस्य श. ३, ८,  
 ५, ८; तैआ. ४, ३, ७, १; -ता श.  
 ३, ८, २, १८; २३; २३; ७, ५, १,  
 २९; -ताः श. ३, ८, २, २१; ७,  
 ३, १, २६; -तानि श. १, २, ५,  
 २६; ३, १, २; का. २, २, ३, २३; ४,  
 २; -ताय तै. ३, ७, ९, ३; -तासः  
 तैआ. १, ११, १; २, ७, ४; तां. १, २,  
 ८; -तासु श. १३, ५, २, ११; -ते  
 श. ११, १, ४, ३; गो. २, १, ९;  
 -तेन श. १, ६, ४, ७; ८; ३, ८, ३,  
 ७; तै. १, ४, ७, ६; २, ६, ४, ४; तां.  
 १८, ८, २; -तेभ्यः तै. ३, ७, ९, ३.  
 शृत-काम- -माःऽइव तै. ३, २,  
 ८, १२.

शृतं-कृत- -तः तै. ३, ७, ९, ३;  
 -तम् जै. ९.

शृत-स्व- -स्वाय तै. ३, २, ८, १२;  
 ८, २, २.

शृत-भाग- -गाः तैआ. ६, ८, १.

शृत-वत्- -वान् तैआ. ६, ८, १.

शृति- -त्यै तै. ३, २, ८, ७.

√शृष्, शृष्ये तै. २, ४, १, १; ५, २, ४.

√शृ, शृणाति ऐ. ४, १३; शश्रो श.  
 १, ७, ३, १९; शृणीयात् श. ११, १,  
 ६, ३५.

शृण्यते ऐआ. २, १, ४; श. १४,  
 ६, ९, २८; ११, ६; ७, २, २७; तां.  
 ९, ९, १३; अशीर्यत् ऐआ. २, १,  
 ४; श. १, २, ४, १; का. २, २, २, १;  
 अशीर्यत् श. १, २, ४, १; का. २, २,  
 २, १; अशारि ऐआ. २, १, ४.

शृण्व- -ण्व् तै. १, ५, १, ४.

शृष, पस्- -पः तै. २, ६, ४, ४; जै. ५, ३;  
 -पांसि शां. २३, ४; जै. ५, ३.

शोपान (√शप्) - -तः श. १२, ७,  
 ३, १.

ई '-०२' Kt. पाठः । † उणा. ३, २६ द्र. १ ॥ = का. २, २, ८, ३; तथा पठति । श. (= ११, २, ३, ९) तु

पदद्वयमेवाह । † 'सञ्ज' इति सा. -सम्मतः पाठः प्रतीयते ।

शैव-धि- -म् तै. ३, १०, ११, २<sup>३</sup>; ३<sup>३</sup>.  
 शैवध- -म् तै. २, ६, ९, १.  
 शैव्य- -व्यः तै. २, ४, ३, ८.  
 शैव(√शिष्) - -पः ऐआ. ५, २, ३;  
 ४; ३, १; -पम् ऐ. ७, २; ऐआ. ५,  
 १, १; तैआ. ६, ४, २; सा. २, ५, ४.  
 शैवस्- -पः तै. २, ८, ७, १०  
 शैक्ष्य(←शिक्षा)- -म् गो. १, १, २, ७.  
 शैखण्डिन(←शिक्षण्डिन)- -नम्  
 आ. जैआ. १, १८७; -नानि आ.  
 जैआ. १, ३४३; -ने आ १, ७२;  
 १४५; ३४२; ३७१; जैआ. १, ३४२;  
 ३७१.  
 शैतोपन, वा प्मन् (←शीतऽऊष्मन्)-  
 -प्माणि आ. जैआ. १, ५८३.  
 शैव्य(←शिवि)- -व्यः ऐ. ८, २३;  
 जै. १३५.  
 शैरीप(←शिरीष)- -पम् आ. १, ५<sup>३</sup>;  
 -पाणि आ. १, ५; -वे आ. १, ५;  
 जैआ. १, ५; ३७१.  
 शैल-गा- -नाः शांआ. १२, ५.  
 शैलन- -नः जै. १८; जैउ. १, ३, ४,  
 ४; ६, ३, ८; २, २, २, ८; -नाः जैउ.  
 १, १, २, ३; २, २, २, ६.  
 शैलालि(←शिलालिन्)- -लिः श. १३,  
 ५, ३, ३.  
 शैलिन्(←शिलिन)- -नः श. १४, ६,  
 १०, ५<sup>३</sup>.  
 शैल्यु(←शिल्यु)- -म् तै. ३, ४,  
 २, १.  
 शैशव(←शिशु)- -वम् तां. १३, ३,  
 २३; जै. १८६; -वाव जै. १८६;  
 -वानि आ. १, ४७३; -वे जै.  
 १८६; आ. जैआ. १, ४६७; -वेन  
 तां. १३, ३, २४.  
 शैशिर(←शिशिर)- -रयोः ऐ. ४,  
 २६<sup>३</sup>; -राभ्याम् ऐ. ४, २६<sup>३</sup>; -रे  
 श. १०, २, ५, १४<sup>३</sup>; -रेण तै. २,  
 ६, १९, २; -रौ श. ४, ३, १, १९;  
 ८, ७, १, ५; ६; तैआ. ५, ६, ७; जै.

१६२.  
 शैशिरी\* - -रीः तैआ. १, ४, ३.  
 √शो, शिशिती ऐ. १, १६; जै. १८०;  
 इयति, इयति श. ४, ३, २, ३.  
 शौशौसावः, -मः, शौसावः, -मः,  
 √शंस् द्र.  
 शोक(√शुच्)- -कम् श. १४, ६, ४,  
 १; -कात् श. ६, ५, ४, १६; ७, ५,  
 २, २१<sup>३</sup>; ३६<sup>३</sup>; १२, ५, २, ४; -कान्  
 श. १४, ७, १, २२; -काय तै. ३,  
 ४, १०, १; तैआ. ३, २०, १.  
 शोकन्त(र→)रा(√तृ)- -म् श.  
 ११, ५, ३, १३.  
 शोक-भय- -म् गो. १, १, २८.  
 शोचत्- -चतः तां. ६, ५, १; -चताम्  
 तां. ८, १, ९; -चन् श. ३, ५, २,  
 ८; तां. ७, ५, १.  
 शोचती- -त्यः ऐ. ३, ३६; -त्याः  
 ऐ. ६, ३५.  
 शोचमा(न→)ना- -ना गो. २, ६,  
 १४.  
 शोचिस्- -चिः श. ८, ७, ३, १२<sup>३</sup>; १४,  
 १, ३, १७<sup>३</sup>; तै. ३, १०, ६, १; ११,  
 ३, १; तैआ. ४, ५, २; ५, ४, ६; ६,  
 १, ४; -चिपा श. ९, २, १, २; २,  
 ५; तै. १, ५, ५, १; ३; ४; ७; -चिपे  
 श. ९, २, १, २; तैआ. ४, ३, १; ५,  
 ३, ६; -चीपि श. ६, २, १, ३२<sup>३</sup>.  
 शोचिक्देश- -शः श. १, ४, १,  
 ३८; ३, ९; तै. १, २, १, ११; ३, ५,  
 २, ३; -शम् श. १, ४, २, ९.  
 शोचिष्ठ(←चिष्पत्+इष्टन्)- -ष्ठ  
 श. २, ३, ४, ३१; का. १, ४, १, २२.  
 शोशुचान- -नः श. ६, ४, ४, २१;  
 तै. २, ४, २, ६.  
 शोण, णा(√शोण्)- -णः श. १३, ५,  
 ४, १६; तां. ११, ८, ४; -णा तै.  
 ३, ९, ४, ३; -णायै तै. १, ५, २, ३.  
 शोणित- -त्ते सा. १, ७, ४.  
 शोमन्, ना(√शुम्)- -नः तै. ३, १०,

१, १; -नम् श. ३, ३, २, ३<sup>३</sup>; आ.  
 जैआ. १, ५, ३९; -नाः श. १३, ४,  
 ३, ७; ८; -नेन श. ३, ३, २, ३.  
 शोभमान, ना- -नः तै. ३, १०, १, १;  
 -नम् जैउ. ३, १, ५, ४; -ना तै.  
 ३, १, १, १२; -नाम् जैउ. ४, १०,  
 ३, १२.  
 शोभा- -भायै तैआ. ४, १, १.  
 शोपयित्वा(√शुप्) सा. २, ६, १०.  
 शौक(←शुक्ति)- -क्तम् तां. १२, ५,  
 १५; -क्तानि आ. १, ५६८; जैआ.  
 १, ५६८; ५८०.  
 शौक्त-सामन्- -मनी॥ जैआ. १,  
 १४३; -मानि जैआ. १, १६६.  
 शौङ्गयनि(←शुङ्ग)- -निः, -नेः  
 वं. १.  
 शौङ्गी-पुत्र- -त्रः, -त्रात् श. १४, ९,  
 ४, ३१.  
 शौच(←शुचि)- -चः तैआ. २,  
 १२, १.  
 शौचा(चऽअ-)- -र्थाय गो. १, २,  
 २३.  
 शौच्य- -यः श. ११, ५, ३, १; ८-  
 १३.  
 शौद्र(←शुद्र)- -द्रः ऐ. ८, ४; जै.  
 १६५; -द्रम् ऐ. ८, ४; श. १४, ४,  
 २, २५; जै. १६५<sup>३</sup>; -द्रात् ऐ. ७,  
 १७; श. ६, ४, ४, ९.  
 शौनक(←शुनक)- -कः श. ११, ४,  
 १, २; १३, ५, ३, ५; ४, १; जैउ. १,  
 १८, ४, २; ३, ७, ३, २<sup>३</sup>; वं. २<sup>५</sup>;  
 -कम् जैउ. ३, १, १, २१; गो. १,  
 ३, ६; -कात् श. १४, ५, ५, २०;  
 ७, ३, २६<sup>३</sup>; वं. २<sup>५</sup>; -काय जैउ.  
 ३, ७, ३, २<sup>३</sup>.  
 शौनक-यज्ञ- -ज्ञस्य, -ज्ञेन शां.  
 ४, ७.  
 शौनकी-पुत्र- -त्रः, -त्रात् श. १४,  
 ९, ४, ३०.  
 शौनःशेष(←शुनःशेष)- -पम् ऐ.

७, १८ <sup>३</sup> ; तै. १, ७, १०, ६ <sup>१</sup> ; आ. जैआ. १, १८३; -पानि आ. १, १७; -पे आ. १, १७.	इमशान्- -नम् श. ४, ५, २, १५: १३, ८, १, १ <sup>३</sup> ; १७ <sup>३</sup> ; गो. १, २, ७; -नानि श. १३, ८, १, ५; २, १; जैउ. १, १२, ४, ३; -ने जैउ. ३, ६, ३, ३.	इश्यामाक- -कः श. ५, ३, ३, ४ <sup>३</sup> ; -कम् श. ५, ३, ३, ४; तै. १, ६, १, ११; ३, १, ४, ३.
शौनःशोपि- -पे: आ. जैआ. १, ७.	इमशान-करण- -णम् श. १३, ८, १, ७; ९; ष. २, १० <sup>३</sup> ; श. -गात् १३, ८, १, १७.	इश्यावृ.वा- -वः तै. २, ३, ८, १ <sup>३</sup> ; तां. १८, १, २०; -वम् ष. १, ७; दै. २, ३; -वा तै. २, ३, ८, १; -वा: तै. २, ८, ६, २.
शौरवीर(←शूरवीर)- -रः शांआ. ७, २ <sup>३</sup> ; ९-११.	इमशान-श्रु- -श्रुणि ऐ ७, १३; श. १२, ९, १, ६; ११, ४, १, ६; १४; ९, ३, १, ४; तै. १, ५, ६, १-३; २, ६, ४, ५; ५, ४; ३, ३, ९, ११; गो. १, ३, ७; ९.	इश्यावृ.दत्(←दन्त)- -दति, -दम् तै. ३, २, ८, १२.
शौर्य(←शूर)- -म् श. १३, १, ९, २; तै. ३, ८, १३, १९.	इमशान-वत्- -वन्तः गो. १, ३, ७; ९.	इश्यावसायन- -नः, -नाय जैउ. ३, ७, ३, २.
शौर्यपाय(←शूर-पाय)- -य्यः, -य्यात् श. १४, ५, ५, २०; ७, ३, २६.	इश्यापर्ण- -र्णः श. ६, २, १, ३९; ९, ७, २, १; १०, ४, १, १०; -र्णाः ऐ. ७, २७ <sup>३</sup> ; -र्णान् ऐ. ७, २७.	इश्यावा(←वडअ-) <sup>श्व</sup> - -श्वः जै. ५४ <sup>३</sup> ; -श्वम् तां. ५, ८, २; ८, ५, ८; ९; जै. ५४ <sup>३</sup> ; जै. ११५ <sup>३</sup> ; आ. जैआ. १, ६३; २०४; ५०६; ५४५; -श्वस्य तैआ. १, ११, १; आ. जैआ. १, ९८; -श्वे आ. जैआ. १, १४९; १८६; -श्वेन तां. ८, ५, ११; जै. ११५.
शौल्क(←शुल्क)  - -ल्कम् आ. १, २३९; -ल्कानि आ. १, २६९.	इश्यापर्णीय- -यः ऐ. ७, २७.	इश्यावाद्वा(←श्वडअ-) <sup>न्धीगव</sup> - -वे तां. १५, ११, ७.
शौल्कान्यन्(←शुल्कान्)  - -नः श. ११, ४, २, १७; १४, ६, १०, २ <sup>३</sup> .	इश्यापार्णीय- -यः ऐ. ७, २७.	इश्यावाद्द्वि- -द्वये, -द्विः जैउ. ४, ९, १, १.
शौल्कल(←शुल्कल)- -म् तै. ३, ४, १२, १.	इश्याम(√इयै)- -मः शां. २, ९ <sup>३</sup> ; श. ५, २, ५, ८ <sup>३</sup> ; ३, १, ९; ६, २, २, २; १४, ९, ४, १५; तै. १, ७, २, ५; ३, ६; जै. २; -मम् श. १३, २, २, ६; जै. २; -मस्य श. ५, १, ३, ९; २, ५, ८; ६, २, २, २; -माः श. ५, १, ३, ७; ७; ९ <sup>३</sup> ; तै. १, ३, ४, ४; तैआ. १, ९, २; -मानाम् तैआ. १, १७, १; २.	इश्यावाद्द्वि- -द्वये, -द्विः जैउ. ४, ९, १, १.
√इञ्चुत्, इञ्चोतति श. ४, ५, २, ६; श्रोतन्ति ऐ. २, १२ <sup>३</sup> ; तै. ३, ६, ७, १; इञ्चोतन्ति तै. ३, ६, ७, २ <sup>३</sup> .	इश्याम-जयन्त- -न्तः, -न्ताय जैउ. ३, ७, ५, १ <sup>३</sup> .	इश्यावाद्द्वि- -द्वये, -द्विः जैउ. ४, ९, १, १.
इञ्चोतयेयुः श. ४, ५, २, ६.	इश्याम-शवल- -लौ शां. २, ९; जै. २.	इश्यावाद्द्वि- -द्वये, -द्विः जैउ. ४, ९, १, १.
इञ्चोतव- -न्तम् तैआ. ३, ११, ६.	इश्याम-सुजयन्त- -न्तः, -न्ताय जैउ. ३, ७, ५, १.	इश्यावाद्द्वि- -द्वये, -द्विः जैउ. ४, ९, १, १.
इञ्चो(न→)तनी- -नी तैआ. ४, ४२, ५.	इश्यामाक- -कः श. १०, ६, ३, २; जै. १५०; गो. २, १, १७ <sup>३</sup> ; -काः श. ५, ३, ३, ४; १२, ७, १, ९; २, ९; तैआ. ५, १, ३; -कान् शां. ४, १२.	इश्यावाद्द्वि- -द्वये, -द्विः जैउ. ४, ९, १, १.
√इन्थ, इन्थत् तै. २, ८, ५, १; ३, ५, ७, ३.	इश्यामाक-तण्डुल- -ले श. १०, ६, ३, २.	इश्यावाद्द्वि- -द्वये, -द्विः जैउ. ४, ९, १, १.
इन्थ- -न्थे श. ३, ५, ३, २४.	इश्यामाक-सस्य- -स्ये शां. ४, १२.	इश्यावाद्द्वि- -द्वये, -द्विः जैउ. ४, ९, १, १.
इनाभाइनीष्टीय- -ये आ. जैआ. १, १३.		इश्यावाद्द्वि- -द्वये, -द्विः जैउ. ४, ९, १, १.
इनुष्टि- -ष्टयः जै. १८९ <sup>३</sup> ; गो. २, १, १७; -ष्टिम् गो. १, ५, २१; -ष्टे: आ. १, ५४१.		इश्यावाद्द्वि- -द्वये, -द्विः जैउ. ४, ९, १, १.
इनुष्टि-मत्- -मान् जै. १८९.		इश्यावाद्द्वि- -द्वये, -द्विः जैउ. ४, ९, १, १.
इनीष्ट- -ष्टम् जै. १८९; -ष्टानि आ. जैआ. १, ५४१.		इश्यावाद्द्वि- -द्वये, -द्विः जैउ. ४, ९, १, १.
भौष्टी-गव- -म् आ. जैआ. १, ३५; २६२.		इश्यावाद्द्वि- -द्वये, -द्विः जैउ. ४, ९, १, १.
इमशा- -शाः श. १३, ८, १, १.		इश्यावाद्द्वि- -द्वये, -द्विः जैउ. ४, ९, १, १.
इमशा(←आडअ-) <sup>न्नु</sup> - -म् श. १३, ८, १, १ <sup>३</sup> .		इश्यावाद्द्वि- -द्वये, -द्विः जैउ. ४, ९, १, १.

† 'श्यौ' इति आन. मुपा. अशुद्धः । § 'श्रु' इति मुपा. स्वरथिन्यः । || 'शु' इति जैआ. मुपा. गद. ।

¶ 'न्व' इति मुपा. । † 'श्रोतनी' इति कालि. मुपा. ? । §→इमशान । †'त्तु' इति Biv. मुपा. स्वरथिन्यः ।

शांआ. ४, ९; श. १, ८, २, १०; ३, ३, ४, १५; ४, १, १२; ९, ४, १०; ९, ४, ४, ५; १२, ३, ४, ३; ७, १, ६; १४, ७, १, १९; तै. २, ६, ११, ५; ३, १०, ४, ३; तैआ. ४, ११, ६; १०, १०, १, ५०, १; तां. १, ३, ८; ५, ३; १३, १०, १२; १३; १४; आ. १, ३७९; प. ३, ८; गो. १, ५, १२; -नम् २, ६; ७, १; श. १२, ७, ३, २१; तै. २, ६, १, ५; ३, ६, ६, २; तां. १, ५, १९; जैआ. १, ७३; गो. १, ३, १८; -नस्य तै. २, ६, ४, ३; जैआ. १, ३७९; गो. १, ५, १२; -नस्यइव श. ५, १, ५, २०; -०नाः तै. ३, ७, ९, १; तां. १, २, ५; -नाथ श. ३, ४, १, १२; ९, ४, १०; तै. २, ४, ८, १; -ने श. ५, १, ४, १०; -नेन प. ३, ९; १०.  
 श्रयेन-त्व- -म् गो. १, ५, १२.  
 श्रयेन-पत्वन्- -त्वा शां. १८, ४.  
 श्रयेन-पत्र- -श्राभ्याम् श. १२, ७, ३, २२; -त्रे श. १२, ९, १, ३.  
 श्रयेन-वृषक- -के आ. २, ११, ९.  
 श्रयेन-हृत्- -म् श. ४, ५, १०, ३; ४.  
 श्रयेनाश्च-श्रयेन- -म् आ. १, ७३.  
 श्रैत- -त्स्र तां. ७, १०, २; ८; १२; १३; ११, ९, ५; २१, ९, १२; जै. ३८; ३९; ४१; आ. १, ७३; २३५; जैआ. १, २३५; सा. २, ७, १; -तस्य तै. १, १, ८, ३; जै. ४१; -तेन ऐ. ४, २७; तै. १, १, ८, ३; तां. ७, १०, ६; १५; १६; जै. ३९.  
 श्रैत-स्व- -म् तै. १, १, ८, ३; जै. ४१.  
 श्रैत-नौघस- -से तां. ७, १०, ८; जै. १६८.  
 ✓इयै, इयायति श. ४, ३, १, १९.  
 अत्/घा, अदधते श. १४, ६, ९, २२;

अदधाति ऐ. १, ६; गो. २, २, २३; श्रुत्...दधते तै. ३, १, ४, ११; अदधति ऐ. १, ६; २, ४०; गो. २, २, २३; अदधातारः शां २, ९; अदधाम श. १, ३, १, २७; श्रुत्...अदधत तै. ३, १, ४, ११; अदध्यात् श. १४, ८, १५, ५; तैआ. १, ११, ५; अदधीरन् तै. ३, ११, ९, ८; श्रुत्...दधीरन् तै. ३, १, ४, ११.  
 अदधापय तै. २, ८, ८, ८.  
 अद(नऽअ)-ष्टक- -म् सा. ३, २, ५.  
 अदधान, ना- -नः शां. ७, ४; प. २, १०; -ना, -नाः गो. १, ५, २४.  
 अदधा- -दध्या ऐ. ७, १०; ८, १५; शांआ. १३, १; श. ११, २, ७, २०; १२, १, ३, २३; ७, ३, ११; १४, १, १, ४; ७, २, २५; तै. २, ८, ८, ६; ७; ३, १२, ३, १; ४, ३; तैआ. २, ७, १; ३, ८, २; ७, ११, २; १०, ६३, १; जै. ३; जैउ. ३, ३, १, ७; गो. १, २, २२; -दधा ऐ. ७, १०; शां. ७, ४; शांआ. ७, १८; १०, ८; श. १, ३, १, २६; ११, २, ७, २०; ३, १, १; ६, १, १२; १२, ७, ३, ११; ८, २, ४; ६; १४, ४, ३, ९; ६, ९, २२; तै. २, ८, ८, ८; ३, २, ४, १; ५, ९; ७, ७, ११, ८, १; १२, ३, १; २; ४, ३; ७, ९, ५; तैआ. ३, ९, २; ४, २; ४, ३; ७, १, ५; ९, २; ४, २; ४, २; ६, ३, १; ६, ४, १; जै. १४५; १६८; जैउ. १, ५, १, २; ४, ११, ४, १; सं. २, ४, ५; प. २, १०; सा. २, ७, २; सं. ३; गो. १, २, १४; ४, ८; -दधाम् ऐआ. २, १, ७; श. ११, २, ७, २०; ६, १, १२; १४, ९, १, १२; १८; तै. २, ३, १०, १; २; ६, २, ३; ८, ८, ६; ७; ८; ३, २, ४, १; ७, ४, १; ७, २; १२, ३, २; ७, ५; तां. १२, ११, २५; जै. १७१; १८५; २११; जैउ. ३, ३, १, ४;

गो. १, १, ३९; ४, ८; ५, २४; -द्वायाः श. १२, १, २, १; गो. १, ४, ७, ८; -द्वायाम् श. ११, ३, १, ४; १२, ८, २, ५; १४, ६, ९, २२; तैआ. १०, ३६, १; गो. १, ५, २४; -द्वायै ऐ. ५, २७; ७, ३; तै. ३, १२, ४, ३; -०दधे तै. २, ८, ८, ६; -०दधे तै. २, ८, ८, ८; -दधे तै. २, ८, ९, २; आ. १, ९९.  
 अदधा-देव- -वः श. १, १, ४, १५; १६; का. २, १, ३, १७; १८; -वस्य शां. २, ८.  
 अदधा-मनस्- -नाः तै. २, ८, ५, ३.  
 अदधा-वित्त(✓२विद)- -त्तः शांआ. १३, १; श. १४, ७, २, २८.  
 अदधानीय, या- -यः जै. १४५; १७१; -या जै. १४५; -याः जै. १४५.  
 अद्वाय जै. ४४; १८६.  
 ✓श्रय्, श्रययन्ति ऐ. ६, २४, अश्रययन् ऐ. ६, २४; शिश्रयत तै. २, ५, ४, ४.  
 श्रपण(✓श्रा)- -णः शां. २, १; -णम् तै. ३, ६, ६, ४; -णाय श. ६, ५, २, २१.  
 श्रपयित्- -त्ता श. १, २, २, १४; का. २, २, १, ११.  
 श्रपयित्वा ऐ. २, १३; ऐआ. ३, २, ४; शां. ४, १४; १८, १२; शांआ. ११, ४; श. २, ५, ३, ५; ११; १२, ४, २, १; का. १, ३, ३, ९; सा. १, २, ५; २, ८, १; ३; गो. १, ३, २, ३.  
 श्रपयिष्युत्- -ष्यन् श. ३, ८, २, १९; का. २, २, १, ९.  
 श्रप्यमाण- -णः श. ४, २, ५, १३; -णानि श. २, २, १, २; ३, ८, २, २९; का. १, २, १, १.  
 ✓श्रम्, श्राम्यति श. १४, ४, ३, ३१; श्राम्यन्ति जैउ. ३, ५, ९, ५; प. १, ६; श्राम्यसि तै. ३, १२, २, २-५; ४, २-६; श्राम्य श. १२, ३, ३, १;

प. १, १; श्रुतुः शां. २८, १; श्राम्यत जै. ४७; श्राम्याव जै. १५२; अश्राम्यत् ऐ. ३, २५<sup>३</sup>; श. २, २, ४, १; ५, १, १, ६, १, १, ८; १३; ३, १; १०, ६, ५, २; ६; ११, ५, ८, १; १३, १, ७, १; का. १, २, ४, १; ४, ३, १; तै. १, १, ३, ५; गो. १, १, २; ६; १२<sup>३</sup>; अश्राम्यन् श. ११, १, ६, १; श्राम्येत् ऐआ. ५, १, ४; जै. १८५; अमिष्म शां. २९, ५.

श्रम-मः श. ६, ३, ३, ७; १४, ४, ३, ३, १; -मम् श. ६, ३, ३, ७<sup>३</sup>; -माः श. ११, ५, ७, २; -मात् श. ६, १, ३, ९; १२, ३, २, ७; गो. १, ५, ५; -माय तै. ३, ४, ३, १; -मेण ऐ. २, १३; ७, १५; श. १, ६, २, ३; ६, १, १, १; ९, ५, १, २<sup>३</sup>; ८; १२, १, ३, २३; १४, १, १, ४; तै. २, ४, १, ११; ८, ८, ५; जै. १४५; १५२; जैड. ३, १, ३, ७; ४, ८, ४, ६.

श्रमण-णः श. १४, ७, १, २२; -णाः तैआ. २, ७, १.

श्रान्त, न्ता-न्तः ऐ. ६, २३; ८, २२; श. ६, १, १, ८; १३; १४, ७, १, १९; २, २८; जै. १६८; -न्तम् ऐ. ७, २४; शां. २७, ६; श. १०, ४, ४, ५<sup>३</sup>; तै. ३, ७, ५, ४; -न्तस्य श. १०, ६, ५, २; ६; १३, १, ७, १; गो. १, १, १; २; ७; -न्ताः श. ४, ६, ९, १; ३; गो. १, १, ३; -न्तात् श. ६, १, ३, १; ११, ४, ३, १; ५, ८, १; गो. १, १, ५<sup>३</sup>; ८<sup>३</sup>; -न्तानि ऐ. ३, ४७; -न्ताभ्यः गो. १, १, ३; १०; ११; -न्ताम् ऐ. ५, ९<sup>३</sup>; -न्ताय ऐ. ७, १५; -न्तेभ्यः गो. १, १, ५<sup>३</sup>; ६<sup>३</sup>; १०.

श्रान्त-तर-रः श. २, १, ४, ७; का. १, १, ४, ६.

श्राम्यत्-ताम् प. १, ६; -म्यन् श. १, ८, १, ७; १०; २, ५, १, ३; ३, ९, १, ४; ११, १, ६, ७; का. १, ४, ३, ३; -म्यन्तः श. १, २, ५, ७; १८; ५, ३, ३; ६, २, ३; ७, २, २३; ३, २; २, २, २, ९; ४, २, ४, १२; ५, ४, २; ६, ४, १; १०, ४, ३, ६; ११, ५, ९, ४; १४, १, १, १७; २, २, ४४; का. १, २, २, ६; २, २, ३, ७; १७; जै. १८५.

श्राम्यन्ती-न्त्यः श. १, ७, ३, १८; ४, १, २, १५; ११, १, ६, १६.

श्रयमाण(√श्रि)-णः ऐ. २, २; शां. १०, २; तै. ३, ६, १, १.

श्रवण(√श्रु)-णस्य गो. १, २, १८; -णात् गो. १, १, २७; -णेन श. १४, ५, ४, ५; सा. २, ५, २; ३, ५, १.

श्रवण-दत्त-त्तः, -त्तात् वं. १.

श्रवणीय-म् जैड. १, १८, ५, ४; २, २, १, ८; प. २, ३.

श्रवस्-वः ऐ. ३, ३८; ऐआ. ५, ३, २; शां. २०, ३; श. ७, ३, १, २९<sup>३</sup>; ४६; तै. २, ५, ५, ५; ७, ५, २; १२, ६; ८, ९, २; ३, १, २, ६; ६, १०, २; तैआ. ४, ३, २; तां. ७, ५, २; जै. १३०<sup>३</sup>; -वसः आ. १, २५८; -वसा तैआ. ४, ३, १; -वसे श. १२, ८, ३, २६; जैआ. १, २५८; गो. २, ५, ७; -वासि श. ७, ३, १, ४६; -वोसिः तै. २, ४, ३, ९; ३, ६, १०, ५.

श्रवस्वी-स्यः तै. ३, ६, १०, ५.

श्रवस्यां(√श्रवस्य)-स्यया तै. २, ५, ४, ४; -स्या ऐ. ६, १८; २०; ऐआ. ५, २, २; शां. २९, ६; गो. २, ४, २; ६, १; २.

श्रवस्युत्-स्यन् तै. २, ४, ३, ११.

श्रवस्यु-स्यवः तै. ३, ६, १०, २.

श्रविष्ट, ष्टा(√श्रिच+इष्टच्)-ष्टाः तै. १, ५, १, ५; २, ९; ३, १, २, ६; ७; -ष्टाभ्यः तै. ३, १, ५, ८<sup>३</sup>.

श्रवाच्य-म् श. १, ४, १, २७<sup>३</sup>; ३, ४<sup>३</sup>; तै. ३, ५, २, १.

√श्रा, श्रपयति शां. २, १<sup>३</sup>; १०, ६; शांआ. २, ११; श. ३, ८, ३, २०; ६, ५, ४, ९; का. २, २, १, २१; श्रपयति श. १, २, २, १४<sup>३</sup>; २, ४, २, १०; ५, ३, ४; ५; ११; ३, ८, २, २०; ४, ३, ३, १९; ५, ३, १, १३; ६, ५, ४, ६<sup>३</sup>; ११, १, ४, २; ३; १४, १, २, २१<sup>३</sup>; का. १, ५, २, ४; १०; तै. ३, २, ८, ६; श्रपयन्ति शां. १२, ६; श. १, १, २, २३<sup>३</sup>; ३, १, २०; ३, ८, १, ६; ५, ४, २, १०; ११, ७, ४, ३; १४, १, ३, ३२; का. २, १, २, १६; श्रपयन्ति श. १, ७, ३, २७; ३, २, २, १०<sup>३</sup>; ४, ५, २, ७<sup>३</sup>; ५, १, ३, ५; ६; १२, ९, ३, ११; श्रपयान्क्लुः श. ६, ५, ४, ६; श्रपयान् श. ६, ५, २, २१; श्रपयतु श. १, २, २, १४; का. २, २; १, ११<sup>३</sup>; तै. ३, २, ८, ६; श्रपयतम् तै. ३, ६, ६, ४; श्रपयन्तु श. ६, ५, ४, ६; तैआ. ४, २६, १; श्रपयत श. ३, २, ८, ७; श्रपयान श. १, २, १, ५; ७, ३, २६; का. २, १, ४, ३; श्रपयेत् श. ११, ७, ४, ३; १४, १, २, २१; श्रपयेयुः श. १, ७, ३, २६; २७; ३, ८, १, ७; ८; श्रपयेयुः श. १, ७, ३, २६; ३, ८, १, ७; अशिश्रपाम् श. ३, ८, २, २८.

श्रप्यते श. ५, ३, २, ८.

श्रात-ता-श्रपण-श्रपयित्-श्रपयित्वा, श्रपयिष्यत्-श्रप्यमाण-गट्ट.

श्रात-ताम् श. १४, ३, १, ३०<sup>३</sup>; -ताः तैआ. ३, ३, १.

† 'श्रवणादहे' इति मु.पाठे 'श्रवः।आदधे' 'श्रमम्।आदधे' इति पाठौ वा संभाव्येयाताम्। तिस्रैर्हितं, तत्र साधु- वा।

श्रान्त-न्ता-श्रास्यत्-न्ती-√श्रम् गद्र  
 श्रायत्-श्रायन्तीय-√श्रि द्र.  
 श्रायस-सः तां. ९, १, ९; २, ९, १६, ३.  
 √श्रि, श्रयते ऐ. २, २; श. १, ६, ४, ७;  
 तै. १, ४, ६, ५; श्रयति श. १, ८,  
 १, १७; तै. १, ८, २, ५; श्रियति  
 शां. २६, १५; श्रयन्ते ऐआ. १, ३,  
 २; २, १, ४; तै. ३, १२, २, ६;  
 शिश्रिये श. ५, २, २, ६; तै. २, ५,  
 २, ३; श्रियिष्यन्ते तै. ३, १२, २,  
 ६; श्रयति श. १, ६, ४, ७; श्रयताम्  
 श. १४, ३, २, २०; तै. २, ४, ६, ६;  
 ३, ७, ६, ११; १२; श्रयतु श. ८,  
 ६, १, ५-८; श्रयताम् श. ८, ६, १,  
 ९; श्रयस्त्र तै. २, ४, ७, ७; ३, ७,  
 १०, १; श्रयध्वम् श. ७, १, १,  
 १४; तै. ३, ११, २, १; २, ३; ३;  
 ४; तैआ. ६, ६, २; अश्रयत ऐआ.  
 २, १, ४; जै. १८५; अश्रयन्त ऐ.  
 १, २, ३; ३, ४, ५, ०; ४, ५; श.  
 ६, १, १, ४; अश्रयन्त श. ६, १,  
 १, ४; तै. ३, १२, २, ६; तां. ९, १,  
 १२; १७; अश्रयन् श. १, ६, ४, ८;  
 तै. १, ५, १२, १; अश्रयन् श. १,  
 ६, ४, ७; तै. १, ५, १२, १;  
 तां. १८, ११, ४; अश्रयत् ऐ.  
 ५, १८; शां. २, ९, २; २६, १५;  
 अश्रयत् तै. १, ७, ४, ३.  
 अश्रायि तै. २, ४, ३, २.  
 शिश्रियाण-श्रयमाण- गद्र.  
 श्रायत्- -यन्तःSइत्र शां. २, ९, ६;  
 तां. १५, ४, १.  
 श्रायन्तीय- -यम् तै. १, ८, २, ५;  
 तां ८, २, ९; ११; ९, ५, ८; ६, ६-९;  
 १, ९, ४, ४; ५; १६, ११, १३; १८,  
 ५, १९; ९, १, २; ११, १; २१, ९,  
 १२; जै. २०७; आ. जैआ. १, २६७;  
 -यस्य तै. १, ५, १२, १; जै. २०७;  
 -येन तां. १८, ११, ४; जै. २०७;  
 सा. ३, १, १२.

श्रायन्तीय-त्व- -म् तै. १, ५, १२,  
 १; जै. २०७.  
 श्रित्- श्रितः गो. २, १, २२.  
 श्रित्, ता- -तः श. ९, ४, ४, १३; तै.  
 २, २, ३, ७; ४, ३, ३; ३, ७, ६, ११;  
 १०, ८, ४; ५; ८; ९; ११, १, ४;  
 ७; ९; ११; १२; १४; तैआ. १, ३१, ५;  
 १०, १०, २; तां. ६, ४, १३; जै. २०;  
 गो. २, १, ४; -तम् शांआ.  
 ४, ८; १०; तै. २, २, ३, ७; ३, ३,  
 २, १; ७, ६, १८; ११, १, २; ३; ८;  
 मं. १, ५, १३; २, ४, ११; गो. १,  
 १, ३१; -ता श. ८, ६, १, ५-९;  
 ९, १, २, ५; तै. १, ५, ५, १; ३, ११,  
 १, ६; १०; तैआ. १, ५, १; -ताः  
 ऐ. ३, ४९; ऐआ. १, ३, २; २, १,  
 ४; तै. ३, १०, ८, ६; ७; ११, १,  
 ५; १५-१७; १२, २, ६; ६, २;  
 तैआ. १, २, २; ८, १; ८, २, १; जै.  
 २०; जैउ. १, २, ३, ६; गो. १, १,  
 २९; -तानि तै. ३, ११, १, १३;  
 -ते तै. ३, ११, १, १८.  
 श्रित-वत्(मनुष)- -वत् शां. २६,  
 १५.  
 श्रियसे शांआ. २१, ३१.  
 श्री- श्रियः ऐ. ५, २२; ऐआ. २,  
 १४; शां. १, १; २, ३; १६, ३;  
 १०; १७, ३; १९, ५; ७; २४, ९;  
 २७, २; ३०, ७; श. ६, १, १, ४; २,  
 १, ११; ७, २, २; ७, ५, २, ३; १२, ४,  
 १, ११; तै. २, ४, ८, १; तैआ. २,  
 ११, १; तां. १३, २, १; गो. १,  
 ५, ४; २, १, १९; ३, ३; श्रियम् ऐ. १,  
 ५; २२; ४, १३; ९, २२; ७, २०; ८,  
 ६; ९; १०; १२; २७; ऐआ. १, २, ४;  
 ५, १, ३; ३, २; शां. ८, ७; १६,  
 १०; २१, ५; श. १, ४, ५, ६; ६,  
 ३, १५; ८, १, ३६; २, १, १, ७; २,  
 ८; ४, ९; ४, ४, १; २; ४; ५, १, २२;  
 ४, ११; ३, १, १, १२; ९, ३, ३४; ४.

६, ९, १; ३; ५, १, २, ११; ५, २८; ४,  
 ३, १५; ५, ३, १; ६; ६, १, १, ४; ६,  
 १, ८; ८, ६, २, १; ८; ७, २, ३; ९,  
 २, २, ५, १; ३, १, १, ४; ४, ३, २; १०,  
 १, ४, १, ४; १, ५, ८; ११, १, ६,  
 २३; ४, २, १०; ११; १२, ४, १,  
 ११; ७, ३, १३; ८, १, २०; २१; २,  
 २८; ३, १, ३; २६; १३, १, ५, १; २,  
 ६, ७; १६; ९, २; ३; ४; ७; १४, १,  
 १, ३; ३१; का. १, १, १, ५; २, ५;  
 ३, ३; ४, ९; ३, ४, १; २; ४, ३, १७;  
 ५, ३, १०; तै. १, १, १०, ५; ७, ५, १;  
 १०, ६; २, ६, १२, ४; १३, ३; १९,  
 ३; ७, ८, १; ८, ७, ८; ३, १, २, ५;  
 ६, ३, ३; ७, ४, ६; ९, ४, ८; ७, १;  
 २; ४; ८, २; १४, १; १०, ९, ६;  
 तैआ. १, ३, १, २; २, ११, १; ३, ११,  
 ६; ७; ७, ४, २; १०, १, १०; तां. ५,  
 ४, ५; ६, ९, १२; १०, ७, २; १२, ६,  
 १०; १३, ११; १२; १५, ३, १०; ४,  
 ५; २३, ११, २; २५, २; ४; २४, ९,  
 २; ३; जै. ९५; १४१; १४२; १४४;  
 १५३; १५९; १६८; १८८; १९६;  
 जैउ. १, १, ४, ७; ८; ४, २, २; ३;  
 ६, १, ८; १२, ३, ५; ५, २; १६, २, ८;  
 १७, ३, ५; ६; ९; ११; १२; ३, ३,  
 ३, ३; ४, ८, १, २; मं. २, ४, १०; ८,  
 ६; ७; १२; सा. ३, २, ६; गो. १,  
 १, ३; ४; ३; ८; ५, २०; २, ३, ३; ६,  
 १३; १५; श्रिया शां. २१, ५; श.  
 २, १, ३, ७; २, ३, ६; ३, १, १३;  
 २, ११; ३, १३; ४, ६, ७, २०; ५, १,  
 ४, ९; ३, २, ३; ४, २, १; ११, ६, २,  
 २; १२, ७, ३, २२; ८, ३, १२; १४,  
 ८, १५, ४; ९, ४, २९; का. १, १, ३,  
 ६; २, २, १४; १५; ३, ४; ३, १, ७;  
 तै. २, ४, ३, ६; ६, ११, ८; १९, २;  
 ३, ९, १४, १; १०, ९, १३; १४;  
 तैआ. २, १०, १; ४, ४, १, १-३;  
 ५; ६; ७, ११, ३; १०, १, ५;

† 'श्रियसः पुत्रः' एकारस्याऽऽन्वमिति सा. द्र. । †=क. '९.५.२.३ ।



तां. १२, १३, २, ११; १२; २२, १८,  
 ६; जै. १५९; जैड. ३, १, ३, १, ३,  
 २, ३; ४, ११, ३, ११; प. १, २;  
 गो. १, १, ३, ४; ३, १५; श्रियाः तै.  
 ३, ९, ४, ७; जै. ७६; जैड. ३,  
 १, ३, १; श्रियाम् ऐ. ३. ७: ७  
 ३६; ऐआ. ५, १, १; शां. १४,  
 २; १५, ५; १८, ५; ९; २८, ७; २९.  
 ५: सा. १०, २, ६, १६; ११, ४, ३.  
 १८; १२, ८, ३, २४; तां. १५. ४,  
 ५; गो. २, ५, ७; श्रिये ऐ. ३, ७;  
 सा. १, २, २, ३; ५, ४, ५; ३, ९, १,  
 १-५; ६, ७, २, २; का. १, ६, ३, ५;  
 २, २, १, ३; श्रिये ऐ. १, ८; ४, २, ५;  
 ७. १७; ८, ७; ऐआ. १, ४, २; सा  
 २, ६, ३, ६; ३, ४, २, १, २; ४, २,  
 ४, २, ३; ८, ६, २, १; १०, २, ६, १९;  
 ११, ४, ४, ८; ११; १३, १, ५, १;  
 २, ६, ७; १४, ९, ३, ८; तै. १, ३,  
 ८, ५; २, ६, ४, ६; ५, ३; तैआ. ६,  
 १, ३; श्री: ऐ. १, ५; ३०; ५ २२;  
 ६, ५; ७, १५; ८, ५; १७; ऐआ. १,  
 १, ३; २, ४; ५, १, ५; शां. १, १; २,  
 ६; १४, २; १५, ५; १६, ३; १०; १७,  
 ३; १८, ५; १; १९, ५; ७; २१, ५;  
 २४, ९; २७, २; २८, ७; २९, ५;  
 ३०, ७; शांआ. ३, ५; ४, ६: सा.  
 १, ४, ५, ५; ६, ३, १५; ८, १, ३, ६;  
 २, १, २, ८; ४, ९; ४, ४, २; ४; ६;  
 ५, १, २, २; ४, ११; ६, ३, २; ४: ३,  
 १, १, १२; ४, १, ३, ९; २, ४, २०;  
 ५, १, २, १०; २८; ३, ३, ३; ४, ३,  
 १५; ६, १, १, ४; ७; २, १, ७; ७,  
 ३, ७; ८, ६, २, १; २; ४; ९, २, ३,  
 ५, १; १०, १, ४, १४; २, ६, १६;  
 १७; १८; ४, १, १०; ५, ५, ८; ११,  
 १, ३, ६, ६, २, ३; ४, २, १०; ११; ३,  
 १; २; १८; ४, ११; १२, ७, ३, १३;  
 ८, १, २०; २, १; २, ८; ३, १, २; १३,  
 १, ५, १; ३; ४; ५; ७, ३; २, ६, ३;  
 ७; १६; ९, १-४; १४, १, १, ३, १;

३, २, २०; ५, ३, १०; ९, ४, २; ७;  
 का. १, १, २, ५; ३, ३; ४, ९; ३,  
 ४, १; २; ४; ५, ३, १०; ६, ३, २;  
 ४; तै. १, १, ४, ४; ५; ६; २, १,  
 २६; २, ४, ६, ६; ६, ३, ५, ३: ३  
 ८, १०, ३; ९, ४, ६; ८; ५, ३: ७,  
 १; ४; ८, २; १४, १; २; १०, ९, ६;  
 ११, १, २०; तैआ. ४, ४, २, ५; १०,  
 १, १०; तां. ४, ८, १२; ६, ९, १२;  
 १०, ७, ३; १३, २, २; १५, ४, ५;  
 १२, ३; १८, ५, १६; २४, १२, ३;  
 जै. १८: २८; ७८: ९५; ११७:  
 १४१; १४२; १४४; १५९; १६०;  
 १६४; १६८; १९६; जैड. १, १, ४,  
 १: ६; ४, २, १; ३; ३, ३: १२, ५, २;  
 १४, १, ६; १५, १, २; २, ६: १७,  
 ३, ६; ९; १२; २, ३, १, ५; ७; ९; ३,  
 १, ३, १; ३, २, ३; ४ ११, २, १: मं.  
 १, ७, ११: २, ६, ९; १४: ८, १२;  
 प. २, १०; सा. ३, १, ३; ४: गो.  
 १, ५, ४; २०: २, १, १९; ५, ६; ११;  
 ६, १३; १५; श्रीम् सा. १, ६,  
 ३, ८.  
 श्री-काम- -मः ऐ १, ५; जै. १५३;  
 -मस्य जैड. ३, ३, ३, ३.  
 श्री-धातु- -तारः मं. २, ६, ४.  
 श्री-मत्- -मान् ऐआ. १, १, ३;  
 सा. १०, ४, १, ११; जैड. १, १२.  
 ५, २; १४, २, ११; १६, २, ८; सा.  
 ३, १, २-४.  
 श्री-मत्त- -मः, -सम् शांआ.  
 ४, ६.  
 श्री-मनस्- -नाः सा. ९, २, ३,  
 १०.  
 श्री-यज्ञस्- -सानि सा. १२, ८,  
 ३, १.  
 श्री-चरस- -म् मं. २, ६, १०.  
 श्री-सव- -त्तः जै. १८८.  
 श्री, श्रीणाति सा. ४, १, ४,  
 ८; २, १, ११; ४, २, १४;  
 श्रीणाति सा. ४, १, ४, ८-१०:

२, १, २; ११; १२; ४, २, १३; १४;  
 १२, ७, ३, १९; २०; तां. ८, २, ११;  
 १८, ४, २: ४; ५, १९; श्रीणन्ति सा.  
 ८, ७, ३, २१; तै. ३, ११, ६, २,  
 श्रीगामि तै. २, ७, ७, २; ३;  
 श्रीणातु सा. ३, ८, ३, २०; श्रीगी-  
 ताम् तै. ३, ७, ९, २; ३; अश्रीगान्  
 तां. ८, २, १०; अश्रीगान् सा. ४,  
 १, ४, ८; जै. २०७; श्रीणीयात् सा.  
 १२, ७, ३, २०; श्रीणीयात् तै. १,  
 ४, ७, ६.

श्रीणत्- -गन् सा. ४, ४, २,  
 १३.

श्रु-श्रु, श्रुणुते तै. ३, १, ५, ७; श्रुगोति  
 ऐ. २, ४, ७; ५, २२; ऐआ. २, ६, १;  
 ३, २, ४; शां. २, ७; १३, ६; शांआ.  
 ४, १३; ५, ३; ८, ६; ११, ३; सा.  
 १, ४, ३, ४; १०, ५, २, १५;  
 १४, ४, १, ६; २, ३१; ३,  
 ८; ५, ४, १५; ६, २, ६; ७, १, २७;  
 ३, २०; ८, १०, १; तैआ. १, ३, १;  
 २, १५, १; शृणोति सा. ४, १, ५,  
 १; ८, १, २, ६; १२, ९, १, १३; १४,  
 ७, १, २७; २, २; ३, २०; ८, १०, १;  
 जैड. १, ९, १, १०; १३, १, ५; १८,  
 ५, ४; २, १, १, १२: १३; १९: २,  
 १, ८; ४, १, १३; १४; २१; ३, १, १,  
 १७; ३, १५; ४, १०, १, ८; प. १,  
 ३; २, १; २; शृणुन्ति ऐ. २, २७;  
 सा. १, १, ४, १६; १०, ५, ३, ७; तै.  
 २, ५, १, ३; ३, १, २, ५; तां. ६, ६,  
 १७; १३, ११, १३; जैड. १, ३, ४,  
 ३; प. १, ३; शृणुते तै. २, ८,  
 ३, ३; शुधाव ऐ. ७, १५; सा.  
 ९, ५, २, १; १२, ९, ३, ३; जै.  
 १५१; गो. १, १, ३१; शुश्रुवतु:  
 जै. २०४; शुश्रुवुः सा. १, २, ५,  
 ३; २, ४, ३, ३; का. २, २, ३,  
 २; शुश्रुम् ऐ. ७, १५; सा. १,  
 २, ५, २६; का. २, २, ३, २३;  
 शुश्रुम् सा. १, ६, ४, ११; जै. २०४;

जैड. ४, १०, १, ४; श्रोव्यामि श.  
 १४, ४, ३, ३०; शृणवत् ५, ४, ३१;  
 ५, १८; ८, २; ऐआ. ५, २, ४; शां.  
 २८, ६; तैआ. १०, १०, २; तां.  
 १४, १०, ६; श्रवत् शां. २८, ६;  
 शांआ. १, २; शृणोतु ऐ. १, २८;  
 शां. २८, ६; श. ३, ९, ३, १४;  
 शृणोतु तै. ३, १, १, ११; मं. १,  
 ५, ३; शृण्वन्तु श. ३, ९, ३, १४;  
 ६, ३, १, १७; तै. २, ४, ६, ३;  
 शृण्वन्तु श. ५, १, ५, २३; तां. १,  
 २, ९; शृणु श. ७, ५, २, ३९; गो.  
 १, २, २२; शृणुषिं श. ७, ५, २,  
 ३९; शृषिं ऐ. ५, ४; शां. २२, ७;  
 श. २, ३, ४, ३१; का. १, ४, १, २२;  
 तै. २, ५, ८, ११; ७, १२, ५; तां.  
 १२, ६, ४; जै १७५; शृधिया॥  
 तां. १५, ५, ३५ शृणुहि तैआ. १०,  
 १, १३; शृणुतम् तै. २, ७, १६, ४;  
 तैआ. ३, १४, ३; श्रुतम् ऐ. २, १८;  
 श. ४, १, ४, ७; तै. २, ७, १५, ६;  
 शृणुत ऐ. ३, ३१; शां. १६, ४, २४,  
 २; तै. २, ८, ६, ५; शृणोतन ऐ. ७,  
 १७; तै. २, ८, ६, ८; श्रोतुं श. ३,  
 ९, ३, १४; शृणवाम श. १४, ६,  
 १०, १; तैआ. ४, ४२, ५; अशृणुत  
 तै. ३, १, ५, ७; अशृणोतु तै. १, ५,  
 २, ९; अशृणोतु तै. १, १, ४, ४; ५;  
 तां. २१, १, १; जै. २११; अशृ-  
 णोम् जै. १४६; अशृणवम् श. १२,  
 ८, १, २१; १४, ९, १, ४; तै. १, ४,  
 २, ३; २, ६, ३, ५; अशृणम् जै. १००;  
 शृणुयात् ऐआ. ३, २, ४; शांआ.  
 ८, ७; श. ७, ४, ३, २, ४; शृणुयात्  
 श. १४, ५, ४, १६; ७, १, २७; ३,  
 २०; २५; तां. २१, ३, ५; जै. २११;  
 शृणुयाः श. १४, ६, ५, १; शृणुवीय  
 तै. ३, १, ५, ७; शृणुयाम तैआ. १,

१, १; २१, ३; अश्रावम् शां. २,  
 ७; श. १, ३, १, २७; १४, ४, ३,  
 ८; ८, १५, ५.  
 श्रूयते तै. २, ५, १, ३; तैआ. १०,  
 ११, १; श्रूयन्ते गो. १, १, २८;  
 श्रुश्रुवे तां. १३, ६, ११.  
 श्रावयति श. ७, ३, १, २९; ४६;  
 तैआ. ७, ८, १; श्रावयन्ति श. १२,  
 ८, ३, २६; श्रावय श. १, ८, ३,  
 २०; १२, ३, ३, ३; का. १, ६, १,  
 ३०; ५, १, ३७; श्रावय श. १, ९,  
 २, १८; २, ५, २, ४८; ६, १, ४७;  
 गो. १, ३, १०; ५, १०; २१; श्राव-  
 येत् सा. २, ६, ६; गो. २, ६, ९;  
 अश्रुश्रुवत् गो. १, ३, ४.  
 श्रुश्रुयन्ते शां. ७, ६; शांआ. ८, ९;  
 श्रुश्रुयत जैड. ३, १, ५, ५.  
 श्रुश्रुवस्-, श्रुश्रुयिता-, श्रुश्रुयु-  
 शृणवत्-श्रवण-, -णीय-, श्रवस्-  
 स्व-, स्या-, श्रविष्ठ-, श्रवाच्य- गद्.  
 श्रावित- -म् श. १४, ९, ३, ९.  
 श्रुत, ता- -तः ऐ. ५, ५; ७, १७; ऐआ.  
 ५, २, २; शां. २२, ८; तै. १, २,  
 १, ६; २, ४, ३, १०; ३, ७, ९, ५; ६;  
 -तम् ऐआ. २, ४, ३; ७, १; श.  
 १४, ९, १, ४; तै. २, ८, ६, ९; तैआ.  
 ७, ४, १; १०, ७, १; ८, १; जै. ४४;  
 १९९; जैड. ३, ५, २, ७; १०: ४.  
 १०, १, ८; -ताय तै. ३, १, ५,  
 ७; -ते श. १४, ७, ३, ६; -तेन  
 तै. ३, ७, ६, ५.  
 श्रुत-कवि, श्रुतर्वि-, -पि गो. १,  
 ३, १८; -पिम् तै. २, ५, ६, १.  
 श्रुत-कक्ष- -क्षः जै. ८०.  
 श्रुत-निगादिन्- -दी सा. २, ७,  
 ४-११.  
 श्रुत-वदन- -नः ऐआ. ३, २, ५.  
 श्रुतवदन-तम्- -मः शां. २८, १९;

शांआ. ८, ९.  
 श्रुत-सेन- -म् श. १३, ५,  
 ४, ३.  
 श्रु(त→)ता-मव- -म् ऐआ. ५, २,  
 ३; गो. २, ३, १४.  
 श्रुति- -तिः ऐ. ७, ९; जैड. १, १२,  
 ५, ६; गो. १, १, २८; -तिम् जै.  
 १३९; जैड. १, १२, ५, ६; -तेः  
 श. १४, ६, ५, १; ७, १, २७; ३, २०;  
 -त्याः तां. १२, ६, ४; -त्यै शां.  
 २, ५, ४; १; ६; तै. ३, १, ५, १३.  
 श्रुति-मत्- -मान् जैड. १, १२,  
 ५, ६.  
 श्रुत-कर्ण- -र्णं तै. २, ७, १२, ५;  
 -र्णम् श. ७, ३, १, ३४.  
 श्रुत्वा ऐ. ७, ९; ऐआ. २, ४, ३; का.  
 २, १, ३, १८.  
 श्रुधीर्था- -यम् जै. २११; -थे आ.  
 जैआ. १, ९९.  
 श्रुध्वी- -ध्वम् तां. २, १, ३३; १५,  
 ५, ३३; ३४; २४, ११, ७; -ध्वे आ.  
 १, ९९.  
 श्रोतव्य-, श्रोतृ-, श्रोत्र-, श्रोत्रिय-,  
 श्रोमत- अद्.  
 श्रुपक्षि- -यः, -पाय जैड. ३, ७, ३, २.  
 श्रुष्टि- -ष्टिः श. ७, २, २, ५; -ष्टी  
 तै. २, ५, ३, १; सा. ३, ४, १०.  
 श्रुष्टी-वृत्- -वानम् तै. २, ४, २, ५.  
 श्रेणि(√श्रि)- -णीः ऐ. ३, ३९.  
 श्रे-सूत्र- -साणम् ऐ. ७, १५; श. १२,  
 ४, १, ११.  
 श्रेयस - -यः ऐ. १, १३; शां. ७, १०;  
 श. १, ४, ५, ९; ११; १४, ४,  
 २, २३; २६; तै. १, ७, १०, ५; २,  
 ४, ८, ७; ३, ७, ९, ९; १४, ५; १०,  
 १, १; जै १५१; जैड. १, १, ४,  
 ४; १७, २, ३; १८, ३, ८; मं. २, १,  
 १३; सा. ३, २, १२; -यसः

‡ 'न्वी' इति सु.पाठे संहितादीर्घः । ॥ 'श्रुधि' इत्यस्य गानप्रयोगः । † 'ता' इति संहितादीर्घः । ‡=अशृणाम् ।  
 † 'श्रुश्रुव' इति सुपा. चिन्त्यः C. टि. द्र.। § 'श्रितवदनुत्तमः' इति आन. सुपां. ? । ‡ 'श्रुधि' इति शब्दोपेत-  
 ष्ट (√श्रुत्←√ध्रु) इति M.V. । †←प्रशस्य+ईययुन्, इष्टन्(आद्.) ।

ऐ. २, २४; ५, २२; ७, १२; शा. १, १,  
१, ११; ४, ५, ११; २, ६, २, ११;  
१४, ४, २, १४; का. १, ६, २, ६; २,  
१, १, ९; तै. २, ७, १८. ३: -यसा  
जैठ. ३, ३, २. ५; -यसि शा. २,  
२, ४, ९; ३. १, ८; ३, ९, २. ७: ४, १,  
३, ९; का. १, २, ४, ७; -यसिऽ  
-यसि तै. २, ५, १, २; -यसे शा  
११, २, ६, १४; का. १, ३, १, ३;  
तै. ३, ४, ९, १; सं. ३: -यांस:  
शा. १, २, ५, २४; २५; २६; २, ४,  
१, १०; १२, १, ३, २२; का. १,  
४, २, ५; २, २, ३, २१; तै. २, २,  
१०, १; तैआ. ७, ११, ३:  
घ. २, १०; -यांसऽ-यांस:  
शा. १०, ३, ५, ११; -यांसम्  
ऐ. २, २०; शां. २५, १०; शा.  
२, ६, १, ३; ३, २, १, ८; ४, ४, २७:  
१०, २, ३, १८; १२, २, ३, १०; ९,  
३, ७; १४, ४, २, २३; का. १, ६, १,  
२; तां. २, १, ४; ३, ७; जैठ. २,  
५, ३, ३; गो. २, ३, ३; -यांसि तै.  
१, ४, १०, ५; -यान् ऐ. १, १३;  
२, २; ३, ७; शा. १, २, ५, २६; ३,  
५, १२; २, २, २, १९; ४, १, १०; ३,  
३, ४, ९; ५, १, २, १; ४, ३, ४, ३३;  
५, ७, ९; ८, ११; ९, ५, २, ३; १३;  
१०, ३, ५, ११; ११, ४, २, ७; ८;  
१२, १, २, ३; २, २, २, ३; ४, १, ७;  
११; २, १०; ४, २, ३; ४; ५, १, ४;  
१४, १, ३, ३३; का. १, २, २, १४;  
४, २, ५; २, २, ३, २१; २, २, ३; तै.  
१, ४, ६, १; ६, ५, २, ३, ६, १, ३;  
१०, ९, ५; तैआ. ७, ४, ३; तां. २,  
२, ३; जै. १३६; आ. १; सा. २,  
७, १२; गो. २, ३, ३; -यान् शा.  
११, २, ६, १३.

श्रेयसी- सीं शां. ८, ९; शा. १, ४,  
५, १०; ४, ३, ४, ३३; १३, ८, १, ६;  
१४; जै. १३६. गो. १, २, ४; -सीं

जै. ११७: -सीऽ-सीऽ तै. १, २,  
१, २०; -सीम् ऐ. ३, २४; गो. १,  
५, २४; २, ३, २२; -सीयु जैठ. १,  
१, ४, ४.

श्रेयस्कर- -र शा. ५, ४, ४,  
१४.

श्रेष्ठ, छां- छः ऐ. १, ५; २, १; १२; २२;  
४, २५; ५, १३; शां. १२, ३; १९,  
९; २१, ४; २३, ८; २५, ९; १३;  
शांआ. २, १८; ७, १; ९, १; २; शा.  
१, ४, ५, ५; ६, ३, २, २; ९, ३, १६;  
२, १, २, ८; ४, २, ४, २०; ८, १, १,  
६; ९, २, ३, ३; १०, ३, ५, ८; १०:  
११, १, ६, २३; १२, ६, १, ४०; ७, १,  
१०; ८, २, २, ८; ३, २; १४, १, १, ४;  
५; ४, १, १९; ३, २, ४; ३२; ९, २, १;  
का. १, १, २, ५; तै. २, २, ८, ६; ३,  
१, ३; ४, ६, २; ३, १, १, ३; ५; ८; २,  
९; २, ५, १०; ६, ७, २; तैआ २, १९,  
१; तां. १, ६, ७; ६, ९, १०; ७, ८, २;  
१६, ४, ३; जै. १७; ५६; ९५; १४१;  
१५७; १६०; १६६; १८३; १८६;  
१९१; जैठ. २, ५, २, ८; ४, ८, १,  
४; ९; २, १; ५; ११, १, १०; गो. १,  
१, ९; २, २२; २, ३, ९; ५, ५; ६;  
-ष्ठम् ऐ. २, १२; ७, २०; ऐआ.  
१, ३, ३; ६; शांआ. ९, १; २; शा.  
८, ४, १, ३; १४, ९, २, १; तै. २,  
३, १, ३; ३, ६, ७, २; ७, १३, ४;  
तैआ. १, ११, ३; जै. ६; १६१;  
१८३; जैठ. ४, ८, २, ९; ३, १;  
गो. २, २, १२; -ष्ठस्य शा. ३, ४,  
१, ११; ९, ४, ९; १४, २, २, ८; जै.  
१६०; -छा ऐ. १, ९; ७, १७; जैठ.  
१, २, १, ७; ४, ८, १, २; २, १३; छा:  
जै. १४१; जैठ. ४, ८, १, ३; -छान्  
जै. १४; -छानि शांआ. ४, ११;  
-छाम्याम् शा. ११, ५, ४, २; ३;  
-छाम् गो. १, ३, १९; -छाय शा.  
१४, ९, ३, ४; तैआ. १०, ४४, १;

तां. १५, ७, ४; -छे शा. ११, ५,  
४, २; ३; तां. १५, ७, ३; जै. ६;  
-छौ शा. ८, ३, १, ३; तै. ३, १,  
१, ११; जै. १६०.

श्रेष्ठ-तम- -मः सा. ३, ४, ४;  
-मम् शा. १, ७, १, ५; तै. ३, २,  
१, ४; -माय शा. १, ७, १, ५;  
तै. ३, २, १, ४; गो. १, १, २९.

श्रेष्ठ-तस(ः) जै. १६१.  
श्रेष्ठ-ता- -ताम् ऐ. १, १३; २, १५;  
२४; ३, १३; २१; २३; २७; ४, २२;  
ऐआ. १, १, १; गो. २, ३, २०;  
-तायाम् ऐ. ४, २, ५; -तायै जैठ.  
४, ८, १, ३.

श्रेष्ठ-यज्ञ- -ज्ञः ऐ. ४, २, ५.  
श्रेष्ठ-सामन्- -मानि तां. २१,  
२, ३.

श्रेष्ठ-स्था- -स्थाः तां. ७, ८, २.  
श्रेष्ठिन्- -ष्ठिनः गो. २, ५, ९; -ष्ठिनम्  
शांआ. ६, २०; -ष्ठिनि जै. १४२;  
गो. २, ५, ९; -ष्टी ऐ. ३, ३०; शां.  
५, ५; २८, ६; शांआ. ६, २०; तै.  
३, १, ४, १०; जै. १४२; गो. २,  
१, २, ३.

श्रेष्ठय- -ष्ठयम् ऐ. १, २८; ८, २;  
१४; १५; १९; शां. २६, ३; शांआ.  
६, २०; शा. १३, १, ६, १; ७, १,  
१; तै. ३, १, ४, १४; ८, ९, १;  
२; तां. २१, २, ४; जै. १३९;  
जैठ. ३, २, १, ६; ८; जैआ. १, ११४;  
-ष्ठ्यात् जै. १२७; -ष्ठयय ऐ.  
४, २५; ७, १८; शां. २६, ९; १४;  
शांआ. ४, ६; ६, १५; ९, ८; शा.  
१४, ८, १४, २; ३; तै. ३, १, ४, १०;  
१४; तां. ६, २, ९; १०; ७, ५, २;  
३; १५, ३, ३०; १६, ४, १; २; ३;  
जै. १४१; जैठ. ३, २, १, ७;  
-ष्ठये जैठ. ४, ८, १, २; -ष्ठयेन  
ऐ. ८, २.

श्रेष्ठयकाम- -मः, -मस्य शां. ४, ९.

√श्रै, श्राय तैआ. ४, २, ६; १, ३, ५.  
 श्रैष्टय- श्रेष्ठ- द्र.  
 श्रोक- कः जैड. ३, ४, ३, ६. = लोको-  
 श्रोणा- णा तै. १, ५, १, ४; २, ९; ३,  
 १, २, ६; -णाम् तै. ३, १, २, ५;  
 -णायै तै. ३, १, ५, ७.  
 श्रोणि, णी- णिः ऐ. ७, १; श. ३,  
 ५, १, २; ३; गो. १, ३, १८;  
 -णिभ्याम् श. ८, ६, २, ९; -णिम्  
 श. ७, २, २, ४; -णी ऐ. २, ६;  
 श. ४, ५, २, ३; ७, ५, १, ३५; ८,  
 ६, २, ८; १०, ३, २, ६; तै. ३, २,  
 ९, ९; ६, ६, ३; -णोः श. ३, ८, ३,  
 १८; १९; २७; तै. ३, ३, ६, ४;  
 -णौ श. ३, ९, २, १४; १५; ४, २,  
 १, १५; ६, ९, ११; ५, १, ५, २८; ९,  
 १, २, १२; -ष्योः श. ३, ७, ४, ८;  
 -ष्यौ तै. २, ६, ५, ५.  
 श्रोणि-कपाल- लै ऐ. १, २२;  
 गो. २, २, ६.  
 श्रोणि-तसुः(ः) तै. ३, ६, ११, २.  
 श्रोतुव्य(√ध्रु)- न्यः शांआ. १३, १;  
 श. १४, ५, ४, ५; ७, ३, ६; -व्यम्  
 श. १४, ७, १, २७; ३, २०.  
 श्रोतु- ता ऐआ. ३, २, ४; शांआ.  
 ८, ७; श. १४, ६, ७, ३१; -तारम्  
 शांआ. ५, ८; श. १४, ६, ५, १;  
 -तुः श. १४, ७, १, २७; ३, २०;  
 -तृ श. १४, ६, ८, ११.  
 श्रोत्र- षत्र तै. ३, १०, ८, ३; -त्रम्  
 ऐ. २, ६; २६; २७; ४०; ३, २; ६,  
 २४; २८; ऐआ. १, ३, ८; २, १, ४;  
 ५; ७; ८; ३, ३; ४, १; २; ३, २, १; ५,  
 १, ५; ३, २; शां. २, ७; ७, ४; ८,  
 ६; १३, ५; १९, ३; १६, ४; २१,  
 २; शांआ. ४, १; २; ३; ४; १३;  
 १४; १५; १, २; ३; ४-७: ६, २०;  
 ७, ५; ९, २; ५; १०, ६; ११, २; ६;  
 श. १, ४, ३, ४; ३, २, २, १३; २३;  
 ८, २, ६; ९; ९, ४, ७; ४, १, ५, १; ५,

२, १, ४; ७, १, २, १३; ५, २, १२;  
 २०; २५; ८, १, २, ४; ५; ६; २,  
 ३, ३; ९, २, २, ५; १०, १, ३, ४; ३,  
 १, १; ६; ३, ४; ६; ७; ४, ५, २; ५.  
 ३, ७; ३, ८; ११, २, ६, ४; ५, ९, २;  
 ८, ४, ६; १२, ७, २, ४; १४, ४, १,  
 ६; १६; २, १७; ३१; ३, ३०; ३१;  
 ५, १, १८; ४, ११; ६, २, ६; १३; ७,  
 २४; १०, ११; १२; ७, २, २१;  
 ३, १२; ९, १, १५; २, ४; १०; १४;  
 तै. १, १, १, ३; ४; ३, ४; २, १, ३;  
 ५, ७, १; २, ५, १, ३; ६, ५; ६, ४, ५;  
 ५, ४; १४, २; २०, २; ३, ४, १८, १;  
 ६, ६, २; ७, ९, ३; १०, ५, १; ८, ६;  
 तैआ. २, ५, ३; ४, २, ५; ५, ४; ५,  
 २, ९; ४, ७; ७, ७, १; ९, १, १; १०,  
 १४, १; ६४, १; तां. १, १०, ८; २०.  
 १६, ५; २२, ९, ४; जै. १४०; जैड.  
 १, २, ३, १; ३, ३, ५; ६, ३, ६; ९, १,  
 ९; १०; १२, २, ८; ५, ६; १३, १, ४;  
 १४, ५, १; २, १, १, १; २, ४; २, १,  
 ८; ४, १, १३; २, ५; १२; ५, ३, ४;  
 ३, १, २, ८; ४, ३; ५, ३, ४; ४, ७,  
 १, २; १०, १, १; २; ८; ११, १, ११;  
 ३, ७; ४, १; ५, १; आ. २, २५, ७;  
 ८; सं. १, ६, ३४; प. १, ३; २, १;  
 २; ३; ६; ८; गो. १, १, २१; ३, १४;  
 २, २, १४; ४, ११; ६, ८; -त्रस्य  
 ऐआ. २, १, ७; ३, २, ५; ५, ३, २;  
 श. १०, ३, १, ६; ५, ३, ७; १४, ७,  
 २, २१; तैआ. ४, ११, ३; जैड. ३,  
 १, ३, १५; ४, १०, १, २; -त्रात्  
 ऐआ. २, ४, १; श. ७, ५, २, ६; ८,  
 १, २, ५; १२, ७, १, ५; १४, ६, ७,  
 २४; तै. १, ५, ४, २; ७, १; तैआ.  
 ३, १२, ६; -त्राय श. ४, ५, ६, २;  
 १४, ३, २, १७; ९, ३, ४; तै. ३, १,  
 ५, १३; तैआ. ४, ५, १; १५, १; तां.  
 १, १०, ८; गो. १, १, १४; -त्र ऐ.  
 २, ४०; ऐआ. २, ३, ८; शांआ. १०,

१; ११, १, ५; ६; श. ७, ५, २, ५५;  
 ८, १, २, ६; १२, ९, १, ५; ९; १३;  
 १३, ४, ४, ८; १४, ४, १, ६; ६, ७,  
 २४; ९, २, ४; तै. ३, १०, ८, ६;  
 तैआ. २, ११, १; जैड. ४, ७, १,  
 ७; प. १, ३; २, १, २; गो. १, २;  
 २२; ३, ७; ९; १४; -त्रेण ऐ. २, ४०;  
 ३, ३; ऐआ. २, १, ७; ४, ३; शां.  
 २, ७; ७, ४; १२, ५; १३, ६;  
 शांआ. ३, ७; ४, १३; १४; ५, २;  
 ४; ६; ९, ३; ४; ६; श. १, ४, ३, ४;  
 १४; ४, १, ५, १; १०, ३, ३, ८; ५,  
 २, १५; ३, ७; १४, ४, २, ३; ६, ३,  
 ६; ९, २, ८-१२; तै. २, ५, १, ३;  
 ३, ७, १३, ३; १४, १; जैड. १, १३,  
 १, ५; १८, ५, ४; २, १, १, ११;  
 १२; १३; २, १, ८; ४, १, १२; १३;  
 १४; ३, १, १, १७; ३, १५; ४, १०,  
 १, ८; ११, ५, ६; प. २, ८.  
 श्रोत्र-चित् - चितः, -चित्सु श.  
 १०, ५, ३, ७.  
 श्रोत्र-तसुः(ः) श. १३, ४, ४, ८.  
 श्रोत्र-पति- -तिः तैआ. ७, ६, २.  
 श्रोत्र-पा- -पाः ऐ. २, २७.  
 श्रोत्र-भृत् - भृत्तः श. ८, १, ३, ६; ७.  
 श्रोत्र-मय- -यः ऐआ. ३, २, १-३;  
 शांआ. ८, १; २; ५; श. १४, ७, २,  
 ६; जैड. १, ९, १, ९; -यम् ऐआ.  
 ३, २, १-३; शांआ. ८, १; २; ५;  
 श. १०, ५, ३, ७; -यान्, -येषु  
 श. १०, ५, ३, ७.  
 श्रोत्र-वत् - वान् श. १०, ३, ३, ४.  
 श्रोत्र-स्विन्- -स्विनौ - स्वी तै.  
 ३, १, ५, १३.  
 श्रोत्रा(-त्रज)-पेत- -तः शांआ.  
 ५, ३.  
 श्रीत्रिय- -यः शां. ८, ३; श. ५,  
 ४, ५; १४, ७, १, ३५-३९; सं.  
 ३; गो. २, २, ६; -यस्य ऐ. १, २५;  
 श. १४, ९, ४, ११; तैआ. ८, ८, २;

† ← श्रोत्र-विन्- सकारोपजनः भा. † 'य-' इति मुपा. स्वरः ।

३, ४, ५; चाः श. १३, ४, ३, १४: १४, १४, १, २, १५; जैड १, १४, ४, १; २, २, ४, ११; प३, ७. गो. १, १, १३; यागि तां. १५, ५, २, ६; न्याय जै. १२५  
 ?श्रोत्रियौ, श्रोत्रेणौ जै. २११.  
 श्रोमत्- -म् एआ. १, ५, २.  
 श्रोमत्य- -त्यः श. १०, ४, ५, १.  
 श्रोत (← श्रुत ङी) - -तः ङि ऐ. ७, १; -तम् आ. १, २०७; जैआ. १, २०८; -ते आ. १, ४१९.  
 श्रोतवर्ण (← श्रुतवर्ण) - -म् आ. जैआ. १, ८९.  
 श्रोतर्ष (← श्रुतर्षि) - -र्षः श. २, ४, ४, ५; का. १, ३, ४, ३; तै. ३, १०, ९, ११; -र्षाणि आ. जैआ. १, ४.  
 श्रोतकक्ष (← श्रुतकक्ष) - -क्षम् तां. ९, २, ७; जै. ८०; आ. १, १५८; -क्षाणि जैआ. १, १५८; -क्षे वा. जैआ. १, ११८.  
 श्रोत्र (← श्रोत्र) - -त्रः श. १४, ५, ५, ८.  
 श्रोत्रिणी - -त्री श. ८, १, २, ५.  
 ?श्रोत्रमत - -ते आ. १ ४१९.  
 श्रोत्रदण्ड ऐ. ५, १२; वा. १, ५, २, १६; १८; २०; ८, ३, २०; ९, २, १८; २, ५, २, ४४; ६, १, ४७; १२, ३, ३, ३; का. १, ५, १, ३७; ६, १, ३०; गो. १, ३, १०.  
 श्लग्ग दग्गा (√ श्लिप्) - -दग्गः -दग्गम् श. ९, १, २, ४०; -दग्गाऽइव तां. २, २, ३; -दग्गानि श ष, १, ५, १९.  
 श्लवन - -नः तां. २१, १४, १६.  
 √ श्लाघ, श्लाघेत श. ११, ३, ३, ७.  
 श्लाघते गो. १, २, २.  
 श्लाघा - -घा, -घाम् गो. १, २, २.  
 श्लाघीयम् - -यः, -यसम् गो. १, २, २.  
 श्लाघ्यमान - -नः गो. १, २, २.  
 √ श्लिप्, श्लिप्यन्तु मं. १, ८, ३.

श्लेघवति जैड. २, ३, ३, ८.  
 श्लेष्मन् - -ष्मन् तां. १६, १, १३;  
 -ष्मन्तः श. १२, ७, १, ३; १३, ४, ४, ६; -ष्मन्ता ऐ. ५, ३२; जैड. ३, ४, ३, ३; -ष्मा एआ. २, ३, ३; वा. ७, २, १, ५; ३६; १३, ४, ४, ६; मं. १, ८, ३.  
 श्लेष्मन्-वत् - -वता तां. १६, १, १३.  
 श्लेष्मन्-श्लेघ - -म् शांआ. २, १.  
 श्लेष्मन्-संश्लेघ - -न् शां. ६, १२.  
 श्लेष्मन् - -गः श. १३, ४, ४, ६;  
 -गमिव श. १०, ५, २, १२.  
 √ श्लोक, श्लोक्य श. ८, २, ३, ३.  
 श्लोक - -कः ऐ. ८, २१; ऐआ. ५, १, ५; श. ५, ३, ५, ९; ६, ३, १, १७; ७, ५, १, २१; २, ५, २; १०, ५, २, ४; १८; ४, १६; १२, ३, २, ७; ८; १४, ४, ३, ३४; ५, २, ४; ७, २, ८; ९; तैआ. ८, १, १; २, १; ३, १; ४, १; ५, १; ६, १; ७, १; ८, ५; तां २४, १८, ४; २५, १८, ५; जै. ९२; ११८; जैड. १, १८, १, ५; ३, २, ५, १२; गो. १, १, १२; २३; -कम् श. ११, ५, ४, १२; १३, ५, १, १५; १४, ४, २, १८; तै. ३, १, २, ६; ५, ७; -काः ऐ. ८, २२; २३; शां. १७, ३; श. ११, ३, १, ५; ५, ५, १२; १४, ४, ३, १; ५, ४, १०; ६, १०, ६; ७, १, १२; २, ११; ३, ११; गो. २, २, ५; -काय श. ५, ३, ५, ९; तै. ३, १, ५, ७; -के गो. १, १, २३; -कैः श. १४, ६, ९, ३०.  
 श्लोक-कृत् - -त् तैआ. ९, १०, ६.  
 श्लोक-भू - -न्तु ऐआ. ५, १, १.  
 श्लोका (← कश्च) सुश्लोक - -कानि आ. १, ४३९; -काभ्याम् तां. ५, ४, १०.  
 श्लोकिन् - -की शां. १७, ३; तै. १,

५, ८, ३.  
 √ श्लोग्, श्लोग् तै. १, ५, २, ८.  
 श्लोग् - -गः तै. ३, ९, १७, २; -गःऽइव गो. १, २, ७.  
 श्लौघ - -घस्य तै. ३, ९, १७, २.  
 श्वन् - -श्वनः तै. ३, ८, ४, १; तां. २१, ३, ५; श्वभिः तां. ८, ८, २२;  
 श्वभ्युः श. १४, ९, २, १४; श्वभ्यःऽ इव शांआ. ९, ५; श्वा श. ११, १, ५, १; १२, ४, १, ४; १३, १, २, ९; १४, १, ३, १; तै. १, ४, ३, ६; ३, ८, ४, १; गो. १, २, ८; श्वाऽइव तै. ३, ८, ४, १ श्वानः श. ११, ५, १, ८; १४, ६, ९, २६; श्वानम् श. ११, १, ५, १०; ११; १३, १, २, ९; तै ३, ८, ४, १; जै. ५३; ५४; ९२; श्वानौ तै. १, १, २, ६; तैआ. ६, ३, १.  
 श्वनी - -नी जै. १२४; -नीम् श. ६, ५, २, १९.  
 श्व-पाद् (← पाद्) - -त् तैआ. ४, २९, १.  
 श्व-लुचित - -न् श. ११, १, ५, २.  
 श्वन्ति - -न् तै. ३, ४, ३, १.  
 श्वान्-जनि - -निः जैड. ३, १, ५, २.  
 श्वान्-पद् - -द् तैआ. ६, ४, २; -दम् शांआ. १२, ६; -द्वाः श. ४, २, ४, १६; ५, ५, ४, १०; १४, ४, २, २९.  
 श्वभ्र - -भ्राः श. ११, २, ३, ८.  
 श्वभ्र-कर्म - -मं गो. १, २, १४.  
 श्वभ्र-प्रद - -रः श. ७, २, १, ८; -रम् श. ५, २, ३, २; -रौ श. ५, २, ३, ३.  
 श्वयत् - श्वयितुम् √ श्वि द.  
 श्वश्रु - -रः ऐ. ३, २२; तै. २, ४, ६, १२; -रत् ए. ३, २२; -रं मं. १, २, २०.  
 श्वथू - -थाम् नं. १, २, २०,  
 श्वसुथ (√ श्वन्) - -थाव ऐ. ३, २०;

† श्रुधी-पदसंभव एष नामधातुनयाऽऽख्यातिको निर्देशोऽभिहितः सौचान्तिको वेति चिन्त्यम् । § नामधातुनयाऽऽख्यातिको निर्देश इति विमृश्यम् । † ← श्रुतव । ‡ ← श्रुति इति H. । † उत्तराण्य क्रमिपदेनेकपद्यं सम्पादयन्तां M. Kt. च चिन्त्यां । ‡ ← श्रोपत् इति √ श्रुतेनेलेटि रूपत इति M. Kt. § उपा. ३, १९ द. । † श्वनिन् (श्वनिन्) इति = व. ३०, ७ द. । ‡ श्वभ्र उर्ध्वः इति G. सुपा. ।

श. १, १, ४, १४; का. २, १, ३, १७;  
 तै. २, ८, ३, ५; जै. २०८; सा. ३, ७, ५  
 श्वस्(ः) श. १, ६, ४, १४; २, १, ३, ९;  
 ३, १, २, ८; २८; ४, १, १४; ७, ३,  
 १, ११; ४, १, ६; ५, २, ३, २; ६-८;  
 ५, १३; ३, १, २-१०; १३; ६, ४,  
 ३, ६; ११, १, ४, १; ५, ४; १३,  
 ४, ३, ६; १७, १, १, ३२; ४, ३, ३४;  
 का. १, १, ४, १; २; ३, १, १४;  
 १९; ४, २, ९; २, १, १, ३; ५; तै. १,  
 १, ९, ८; २, ३, ४; ५, ६, ५; ६, ६, २;  
 ४; ७, ३; ३, ७, ४, ३; तां. ७, ४, ७;  
 ५, १०, ९; ११, ५, १; १६; २८; २०,  
 १३, २; जै. १३६; १५२; १६१;  
 १६४; १६८; १६९; १७०; १८२;  
 १८४; १८६; २०५; जैड. ७, ११, ४,  
 ४; गो. २, १, २३; २, २४; श्वस्(ः)S-  
 श्वस्(ः)श. २, २, २, १९; ७, ३, ४,  
 ३३; २, ५, २, १२; १३; ११, १, ५,  
 ४; का. १, २, २, ४; १५; तै. १, ५,  
 ६, ६; तां. ७, ७, ७; ६, ९, १८; गो.  
 १, २, ४.  
 श्वः-श्रेयस्-म् श. २, १, १, १३;  
 २, ११; का. १, १, १, ९; २, ७.  
 श्वः-श्व-म् श. २, १, ३, ९; का. १,  
 १, ३, ८.  
 श्वः-सुत्वा-त्त्या शां. ३०, ६; -त्याम्  
 ऐ. ६, ३४; ७, १; श. ३, ५, १,  
 १३; १५; तां १६, १२, १; जै.  
 १३६; गो. १, ३, १८; २, ६,  
 १४; -त्यायाः श. ५, १, १, १६;  
 -त्यायाम् ऐ. २, ३; -त्यायै श.  
 ३, ७, २, ३.  
 श्वः-स्तोत्रिय- -यः ऐ. ६, १७; -यम्  
 ऐ. ६, १७; गो. २, ५, ११; -यान्  
 शां. २८, १०.  
 श्वस्तन-म् ऐआ. २, २, २; का. १,  
 १, ३, ८; तां. ७, ७, ७; ९, १८; ५, ७,  
 ५; १५, ९, १७; जै. १६८; १७०.

श्वस्तन-वत्- -वत् तां. ११, ५,  
 १५; -वान् तां. १२, १३, १०.  
 श्वोऽन्याधेय-म् श. २, १, ४, १.  
 श्वोवसीयस्-म् जै. १०३.  
 श्वोवस्थसु-म् तै. २, २, ९, १०.  
 श्वाङ्क्षित- -तानिऽङ्क्ष जै. १६४, पद.  
 श्वाङ्ग-त्रा- -त्रः तां. १, ४, ६; मं. २,  
 ४, ६; -त्राः श. ३, २, २, १९;  
 ९, ४, १६; -त्राय मं. २, ४, ६;  
 -त्रासः तै. २, ७, १२, १.  
 श्वाजनि-श्वापद्- गद्ग.  
 श्वापि- -पयः तैआ. १, ९, ५.  
 √शिव, अश्वयत् श. १३, ३, १, १; ११,  
 ८, ३, ५; अश्वयत् श. ७, २, १,  
 ११; १३, ३, १, १; २; तै. १, १, ५,  
 ४; तां. २१, ४, २.  
 शूशुवत् तै. २, ८, ५, २.  
 श्वयत्- -त् तै. ३, ९, २१, २.  
 श्वयितुम् श. १०, ६, ५, ६; १३, ४,  
 ४, ६.  
 श्विकन- -कनानाम् श. १२, ८, ३, ७;  
 १३, ५, ४, १५.  
 श्विकी-चि- -यः तै. २, ७, १२, १.  
 श्विक्र(√शिवत्)- -त्रः तां. १२, ११,  
 ११; जै. १७७; -त्राः जै. १७७.  
 श्वेतु, ता- -तः ऐ. ६, ३५; ७,  
 १८; श. २, ६, ३, ९; ३, ५, १,  
 १९; २०; ६, २, ४, ५; का. १, ६,  
 ३, ७; तै. २, ८, १, १; तैआ. १,  
 १०, ५; ३, ११, १०; जै. ५२;  
 १६१; गो. २, ६, १४; -तम्  
 शां. ३०, ६; श. २, ६, ३, ९; ३,  
 ५, १, २०; १३, २, २, ७; ९; ५, ४,  
 २२; तै. २, ४, ४, २; ८, १, १; ३,  
 ९, २१, १; तैआ. ३, ११, ९; तां.  
 १६, १२, ४; जै. १३६; २०७; सा.  
 ३, ९, ८; -तम्ऽश्व शां. २, २;  
 -ता शां. २, ८; श. ५, ३, २, २;  
 तै. १, ७, ३, ८; -ताः ३, ९, ९, ३;

तैआ. ७, ३६, १; -तान् ऐ. ८,  
 २२; तैआ. १, ११, ८; -तानि तै. २,  
 ४, ४, १; -ताभिः तैआ. ७, ३६, १;  
 -ताम् जै. १३६; गो. २, १, २६;  
 -ताय तै. ३, ८, १७, ४; -तायै श.  
 ५, ३, २, १; २; तै. १, ७, ३, ७; ३,  
 १, ६, २; -तेभ्यः श. १७, ६, ८, ९.  
 श्वेत-कुञ्ज-म् तैआ. १, २८, १.  
 श्वेत-केतु- -तुः शां. २६, ४; श. ३,  
 ४, ३, १३; ७, २, ५, १५; १०, ३, ४,  
 १; ११, २, ७, १२; ५, ४, १८; ६, २,  
 २; १२, २, १, ९; १७, ९, १, १; जै.  
 १५९; गो. १, ३, ३; ५, २; -तुना  
 श. ११, ६, २, १; -तुम् शांआ. ३, १.  
 श्वेत-पुष्प-म् सा. २, ३, ५.  
 श्वेतपुष्पी-म् सा. २, ३, ४.  
 श्वेत-वत्सा- -त्सा श. ५, ३, २, २;  
 तै. १, ७, ३, ८; -त्सायै श. ५, ३,  
 २, १; २; तै. १, ७, ३, ७.  
 श्वेत-व(र्ण-→)र्णा- -र्णा गो. १, १,  
 २७.  
 श्वेत-सिकद्रुक(सिकत/द्रुह)-  
 -कः तैआ. १, १२, ३.  
 श्वेता(-तऽअ)-नूकाश- -शाः शां.  
 १७, १.  
 श्वेता(-तऽअ)-श्व- -श्वः जैड. ७,  
 १, १, १.  
 श्वैकन(←शिवकन)- -कनः श. २, ४, ४,  
 ३; का. १, ३, ४, २; -कनस्य जै. १५२.

-०-०-

ष

ष- षः ऐआ. ५, १, ६.  
 ष-कार- -रः ऐआ. ३, २, ६; शांआ. ८,  
 ११; -रम् शांआ. ८, ११.  
 षट्, षप्- द.  
 षट्ऽइति ऐ. ३, ६; शां. ३, ५; श. १,  
 ७, २, २१; १०, ४, १, ३; १४; २०.  
 षड-कृण्ड- -ण्डौ तां. २५, १५, ३;

ॠ अन् प्रत्ययः । तु. पा. ५, ४, ८० द. । ऽ आशुशब्दस्य वर्णव्यत्यय इप्रत्ययदेवेति भा. । ऽ 'दिवचीचयः' इति  
 मुपा. चिन्त्यः । तु. =य. ३३, १ । ऽ 'पुरुषः' इत्यस्यान्तिममक्षररूपम् । ॥ षडित्यस्यान्तिममक्षरद्रवम् ।

षष्- षट्, ङ् ऐ. १, २, ३; २, २९; ४१;  
 ३, ६; ७; ५०; ४, १६; २८; ६, २०;  
 २४; ऐआ. १, ३, ८; ४, २; ३, २,  
 ४; ५, १, १; २, २; ४; ३, १; २; शां.  
 १, ४; २, ८; ३, ४; ५; ९, ७; ८, ८;  
 १३, ३; ९; १४, ५; १५, २; १७, १;  
 १८, १०; १९, ३; ७; २३, १; २५,  
 १; ७; ८; २६, ७; १६; २७, १; ३;  
 २८, ३; २९, ६; ३०, १०; शा. १,  
 २, ५, १२; ५, १, २२; ७, २, २१;  
 २, १, १, १३; २, २, ३; ३, २६; ४,  
 २, २४; ६, १, ४; ९; ४२; ३, ४, ३  
 १७; ४, १८; ६, १, ३; ४, १९; ४,  
 १, १, ३; २, ७; ३, ६; ३, १, १०;  
 १३; ४, ३; ४, ५, १८; ५, ५, १२;  
 ५, २, १, ३; ४; ३, ५, ६; ५, २, ३;  
 ४; ६; ७; ६, २, ३, ७; ३, २, १०;  
 ४, २, १०; ४, ११; ५, ४, ९; ७, १,  
 १६; १८; २०; २४; २७; ७, ३, १,  
 ३५; ५, १, ११; ८, ४, १, १४; २१;  
 २२; ४, ९; ५, ४, १०; १२; ९, १, १,  
 ४०; २, २, ७; ३, ४५; ४७; ३, ३,  
 १८; ४, १८; ४, ३, ८; १०, १, ४,  
 ८; ३, ५, ७; ६, २; १०; ४, २, ८;  
 ११, ३, २, १; ४, १, ४; ११; २, ५,  
 ४, १; ५, ४, ७; १०; १२, २, २, ३;  
 १२; १८; ३, ६; ८; ३, २, १; ५,  
 १३; ८, २, २९; ३४; ९, १, ९;  
 १३, १, ५, ६; २, ८, ४; ४, ४, ५;  
 ५, २, १९; ४, १६; १७; २८; ८, २,  
 ६; १४, १, ३, ३२; ४, १; ६, ९, २;  
 ८; ९, १, १८; १९; का. १, १, १,  
 ९; २, २, २; ३, ३, २०; ६, १, ३;  
 ७; २८; २, २, ३, ११; तै. १, ३,  
 १०, ३; ४; ४, ६, ७; ६, ८, ७; ८;  
 ९, १०; ७, ७, ५; ९, १; २; ८, ४,  
 ३; २, १, ४, ६; ३, ६, ३; ५, २, १;  
 ३, ३, ७, २; ८, ९; ७, ७, ११; ८,  
 २, १; ९, ६, २; १४, ४; तैआ. १,

३, १; २, ८, १; ५, ४, १२; ६, १;  
 ७, २; ९, ६; ६, ५, २; ३; तां. ४, १,  
 ९; ४, ११; १०, २, ४; ३, १२; १२,  
 ९; १६, १, ८; १७, २, २; १९, १५,  
 ३; १८, ५; २२, १, ३; २३, ६, ६;  
 २२, ३; २४, १६, ३; १७, १; २५,  
 ३, २; जै. ६४; ८९; १०८; ११७;  
 १३१; १६८; १६९; जैठ. १, ६,  
 १, ६; ६, २, १; २, १, १, १; २, ३, ७;  
 २, ४, ६; ४, ८, १, १; आ. १, ३३९;  
 ५१५; २, १४, १; २४, १०; जैआ. १,  
 ३३९; ५१५; ५२६; ५३८; २, २, ३,  
 १३; सं. १, २, ११; सं. ३; ष २,  
 १; २; ४, ७; गो. १, २, ९; ३, ८; १०;  
 ४, १८; २४; ५, ५; ६; २३; २,  
 १, २, ३; २४; २, ७; ३, २; ७; ६, २;  
 १५; षट् षट ऐआ. ५, २,  
 ५; शां. ३०, १०; शा. १३, ५, ४,  
 १७; षट्सु ऐ. ३, १७; शा. १०,  
 २, ३, ५; ५, १४; ११, ४, ७; जै.  
 १६८; षट्सु षट्सु शा. १०, १,  
 ५, ४; षड्भिः ऐ. १, १२; ९, १०;  
 ८, १४; १९; शां. ६, ८; शांआ.  
 १२, ८; शा. १, २, ५, १३; ४, १,  
 १, ३; ६, २, १; ५, ५, २, २; ९, २,  
 ३, ४७; १३, २, ७, ६; ५, ४, २८;  
 का. २, २, ३, ११; तां. ४, ४, ११;  
 ६, १७; गो. २, ६, १०; षड्भ्यः  
 तां. १६, ५, २०; जै. १६८; ष.  
 २, १; २; षण्णाम् का. १, २, ३, २३.  
 षट्-कपाल- -लः शा. २, ६, १, ४; का.  
 १, ६, १, ३; तां. २१, १०, २३;  
 -लम् शा. २, ६, १, ४; ८; का. १,  
 ६, १, ३; ७; तै. १, ६, ८, २; ३, १,  
 ४, ८.  
 षट्-कृत्वसः (ः) तै. २, ३, ६, ३.  
 षट्-चितिक- -म् शा. १०, ४, १, २.  
 षट्-तय- -म् शां. २०, १.  
 षट्-त्रिंशत्- -दात् शां. २५, ८;

शांआ. २, १७; शा. ६, २, २, ३१;  
 ४, २, १०; ७, १, २, २२; ८, ३, ३, ८;  
 ११; १०, ४, ३, १६; १९; ५, ३, ३-  
 ७; ९; ११; ४, ५; ७; १०; १२;  
 १८; १२, २, ३, १; ३, ३, १३; ७, २,  
 १५; १३, ५, ४, २७; तां. १०, ३, ९;  
 २५, १०, ४१; गो. १, १, २४; ३,  
 १८; ४, १२; -तम् ऐ. ७, १; ऐआ.  
 २, २, ४; ३, ८; शां. ३०, १०; शा.  
 ३, ५, १, ४; १०, ४, ३, ८; ५, ३, ३-  
 ७; ९; ११; १३, ८, ३, १५; तै. ३,  
 ९, १२, १, २.  
 षट्त्रिंशत्-प्रक(म→)मा- -म् शा.  
 १०, २, ३, ४; ८.  
 षट्त्रिंशद्(-त्अ-)क्ष(र→)रा-  
 -रा ऐ. ४, २४; ७, १; शा. ३, ५, १,  
 ९; ६, ४, २, १०; ७, १, २, २२; ८, ३,  
 ३, ८; १२, २, ३, १; ३, ३, १३; ७, २,  
 १५; १३, ४, ३, १५; ५, ४, २८; तै.  
 ३, ९, १२, १; २; तां. १०, ३, ९;  
 गो. १, ३, १८; ४, १२; -रा; तां १६,  
 ११, १०; -रायै शा. १०, ५, ४, ८.  
 षट्त्रिंशद्(-त्अ-)वदा(न→)ना-  
 -ना गो. १, ३, १८; ४, १२.  
 षट्त्रिंशद्दह(-त्अहन्)- -हः ऐ.  
 ४, २४.  
 षट्त्रिंशदि(-त्अइ-)ष्टक- -कान्  
 शा. १०, ४, २, १६.  
 षट्त्रिंशद्-चिक(म→)मा- -मा  
 शा. ३, ५, १, ९.  
 षट्-त्रिंश- -शः शा. ८, ४, १, २४;  
 तै. २, ७, ६, १; ३; तां. १९, १३,  
 १०; -शम् तां. २५, १, १; २, १;  
 -शाः शा. १३, ५, ४, २०.  
 षट्त्रिंशुी- -शी शा. १०, ४, ३,  
 १९; ५, ४, १५; -श्यौ' शा. १०, ५,  
 ४, ५; ७.  
 षट्त्रिंशि(न्→)नी- -नीम् जै.  
 ११८; -न्यः तां. १६, १, ८.

‘कृत्वस्’ इत्यत्र टि. इ.।। ‘शतम्’ इति सुपा.। परं व्याख्यान उपरि मुद्रित एव पा. उपलभ्यते तथैवात्र माधु प्रतीयते।  
 † ‘षट्...माम्’ इति भज. सुपा.। तत्रोभयपदप्रकृतिस्वरत्वं प्रामादिकम्।

पट्-पञ्चाशत्-शतम् श. १२, ३, ५, १३<sup>१</sup>.

पट्-पद,दा- -इम् ऐ. २, ३९; ४१; -दा शां. १४, ५; तां. १३, ४, २; -दा: ऐ. ५, १०; ऐआ. १, ५, १; शां. २३, १; २; श. १३, ५, १, ९; १०; तां. १३, १०, २; २; गो. २, ६, १०; -दासु तां. २, ८, ८, ४; -दासु शां. २२, ७; तां. १३, १०, १७.

पट्-पाद- -इ: गो. १, २, ९.

पट्-पुत्र- -त्र: जेउ. २, २, ३, ७.

पट्-शान- -म् श. १२, २, १, ६; गो. १, ५, २३<sup>१</sup>.

पट्-पोडशिन्- -शी तां. १७, २, १.

पट्- -पट्- -षष

पट्-अक्षि- -क्ष: श. १, ६, ३, १; ५, ५, ४, २; तै. ३, ६, १३, १.

पट्-अक्षर- -रम् गो. २, ३, १०; -रेण ऐ. ३, १२; तां. १२, १३, २९; जै. ७४; गो. २, ३, १०.

पट्-अक्ष- -क्ष: ऐ. २, ३९; शां. १३, ३; २०, ३; -क्षम् ऐ. २, ३९; -क्षानि गो. १, ३, १६.

पट्-विद्- -विद: गो. १, १, २७.

पट्-रति- -रति:शां. १०, १; -रतिम् श. ३, ६, ४, १९<sup>१</sup>.

पट्-अश्व- -श्वै: तैआ. १, १०, ३.

पट्-अह- -ह: ऐ. ४, १५<sup>१</sup>; ५, २२<sup>१</sup>; ६, १८; शां. १९, १०; २२, ६; २५, ११; २६, १; श. १२, २, २, १२; २, ३, ९; ४, २; ७; तां. ४, १, १०; १६; १२, १२, १४; १४, १, १; २२, १, १; ३; ४, १; ६; १, १; ६, १; १०, १; ११, १; १२, १; ५; १८, १; २३, १, १; ३, १; ४, १; ५, ६, १; ४; ७, १; ६; १२, १; १६, १; १५,

१<sup>३</sup>; १६, १<sup>१</sup>; १७, १; १८, १; १९, १<sup>१</sup>; २४, १, ४; २, १<sup>१</sup>; ११, १; १२, १; १४, १; १५, १<sup>१</sup>; १८, १<sup>१</sup>; २०, १<sup>१</sup>; २५, १, १<sup>१</sup>; २, १<sup>१</sup>; जै. १५७<sup>१</sup>; १६८; गो. १, ४, १२; -हम् ऐ. ४, १६<sup>१</sup>; १, २२; शां. १९, १०<sup>१</sup>; २२, १; श. १२, १, २, २; ३, १०; ११; १८; ३, ३, ७; तां. ४, १, ११; १०, १२, ६; गो. १, ४, ९; १०; ५, १०; -हयो: श. १२, २, ३, १३; गो. १, ४, १६; -हस्य शां. १९, १०; २४, १; श. १२, ३, ३, ६; १३, ५, ३, १०; तां. ५, ८, ८; जै. १६३<sup>१</sup>; गो. १, ५, १०; -हो: ऐ. ४, १७<sup>१</sup>; शां. २६, १; श. १२, २, १, ६; ७; तां. ४, १, १४; २३, २६, १; २८, १; २४, ४, १; ५, १; ६, १; ८, १; ९, १; १३, १; १४, १; १६, १; १७, १; १८, १; १९, १; २०, १<sup>१</sup>; २५, १, १; २, १<sup>१</sup>; गो. १, ५, २३; -हात् जै. १६३; -हान् श. १२, ३, ५, १३; तां. २४, १६, ३; ४; गो. १, ५, ६; -हानि ऐ. ४, १६; तां. १०, १२, ९; गो. १, ५, १; -हाम्याम् तां. ४, १, ११; -हाय तां. १४, १, १०; ११; -हे ऐ. ४, १७; शां. २५, ११; श. ४, ५, ४, १३; ११, ५, ४, १०; १३, ४, १, ४; तां. १४, १, २; ५, ८; २६; ११, ५; ३५<sup>१</sup>; १५, ५, ५; ३२; -हेन ऐ. ४, १५<sup>१</sup>; शां. १९, १०<sup>१</sup>; तां. ४, १, ८; १५; -हे: शां. १९, ३<sup>१</sup>; तां. ४, १, १३; -हौ श. १२, २, ३, १; तां. ४, १, १२; १३; २३, २०, १; २; २२, १; ५; २३, १; २५, १; २४, १२, १<sup>१</sup>; १३, १; १६, १; ५; २५, १, १<sup>१</sup>; २, १.

पट्-हन्वत्- -म् शां. १९, १०.

पट्-हन्व- -न्वे तां. ५, ८, ७; ८.

पट्-हन्विकि- -क्ति: तां. १०, ६, ७.

पट्-हन्वः(ः) शां. २६, १.

पट्-हन्वित्- -यम् गो. २, ५, १५; -यान् ऐ. ६, १८.

पट्-हन्वित्- -म् श. ६, ७, १, १६; १८; २०; २४; २७.

पट्-हन्वित्- -च: तां. १५, १, ११; -चम् ऐ. ६, २०; ऐआ. १, ३, ८; शां. २५, ७; ३०, ९; श. २, ३, ४, १६; ७, ३, १, ३५; का. १, ४, १, १३; गो. २, ६, २; -चस्य श. ७, ३, १, ४१; ४३; -चा: तां. १५, १, ९; १०; -चान् गो. १, १, ५; ८; -चेन श. ७, ३, १, ३५; ४१; ४७; ९, ५, २, ७<sup>१</sup>; -चौ तां. १२, ७, १०.

पट्-हन्वित्- -तु: शां. १४, १; २०, ३; -तुम् शां. १४, १<sup>१</sup>.

पट्-भाग- -म् सं. ४.

पट्-गव- -म् श. ७, २, २, ६; १३, ८, २, ६.

पट्-ग्राम- -म् जै. १६८.

पट्-गृह- -गृह: श. १३, ५, ४, १७; तैआ. ३, ११, ५; तां. ७, २, ४.

पट्-गृह- -गृह: -त: तै. २, ३, ११, २; ३; -तम् तै. २, ३, ११, ३.

पट्-गृह- -गृह: -ता श. ११, ७, २, ६; तै. २, २, ३, २; ८, १; ३, १, १; ३; २, ३; ६, ४; ११, ३; तैआ. ३, ७, ३; ६, ७, ३; -तार: तै. २, ३, ५, २; -तारम् श. ११, ७, २, ६; तै. २, २, २, ३; ४; ८, ३; ११, ३<sup>१</sup>; ३, ७, ३; १०, २; ४; ३, १२, ५, ५; तैआ. ३, ११, ५; -तु: तै. २, २, ११, ४; ६; तैआ. ३, ११, ५; -तृणाम् तै. २, ३, ५, ६; -तृणाम् तै. ३, १२, ५, २; -त्रा तै. २, २, ८, १; ४.

पट्-देवत्य- -त्यनि तां. ७, २, ३.

पट्-रात्र- -स्य तां. १३, ९, १५;



१०, १७; -त्रे सा. ३, ८, ३; -त्रेण सा. २, ५, ६.

षट्-वर्ग- -म् सा. २, ७, ३.

षट्-विंशति- -ति: ऐ. २, ६; शां. १०, ४; श. ८, ४, १, २५; १२, ३, २, ३; तै. ३, ६, ६, ३; तां. २३, २२, ७; गो. १, ५, ५.

षट्-विंश- -श: श. १२, ३, २, २; तां. २२, १८, ६; गो. १, ५, ५; -शा: तै. ३, ११, २, ४; -शेषु तै. ३, ११, २, ३.

षट्-विंशो- -श्यौ' श. १२, ३, २, २; गा. १, ५, ५.

षट्-विंशत्सर्वस्वर- -म् तां. २४, ७, १.

षट्-विध- -ध: ऐ. २, ३९; शां. १३, ३; २०, ३; -धम् ऐ. २, ३९; शां. १४, १; १५, २; श. १०, ४, १, १४; २०; -धेन शां. १४, १.

षण्-षट्-षष्

षण्-णि(←नि)धन, ना- -नम् आ. २, १, ४; -ना: तां. १३, ९, १५.

षण्-मधुख- -म् तै. २, ५, ५, ३.

षण्-मात्- -स: शां. १९, ३; जै. ५९.

षण्मास्य- -स्यम्, -स्या: श. श. ९, ५, १, ६३; -स्यानि ऐ. ४, २२.

षण्-मुख- -ख: तैआ. १०, १, ६; १६.

षष्टि- -ष्टि: ऐ. २, १७; ४, १२; ७, २; शां. २६, १; शांआ. ८, १; २; श. १, ३, ५, ९; ६, २, २, ३५; ३६; ३७; ८, ३, ४, ११; ९, १, १, ४३; ३, ३, १८; १०, २, ६, १, ४, २, २; ४; ३, १३; १९; ५, ४, ४; ५; ७; १०; १२; १४; ११, १, २, १०; ११; १२, २, १, ७; ३, २, ३; तैआ. १, ३, २; गो. १, ५, ५, २३;

-ष्टिम् ऐ. २, १७; श. १०, ४, ३, ८; तां. ९, ३, ५; -ष्व्याम् ऐ. ४, १७; श. ६, २, २, ३६; ३७.

षष्टि-ज्ञान- -ज्ञानि एआ. ३, २, १; २; शां. ३, २; ११, ७; १६, ९; १९, ८.

षष्टो(←ष्टिड-)-ष्टक- -कान् श. १०, ४, २, १२.

षष्टु- -ष्ट: शां. १२, ८; ३०, १०; श. २, १, १, १३; ८, ५, ४, ८; का. १, १, १, ९; तै. १, ३, १०, ४; आ. २, २२, ६; गो. १, ३, १०; -ष्टम् ऐ. ५, ९; १०; १२; १३; १४; १५; ६, २६; ३६; ७, १५; शां. ३, ४; ६; ७; २१ १; ४; २३, ४; ५; ६; ७; ८; २५, ११; १५; २६, ८; २९, ५; ३०, ३; ८; श. ४, ५, ५, १२; ९, ४; १२, २, ४, ७; १३, ७, १, ८; तै. २, ३, ४, ४; ११, २; तां. ४, ४, ७; १२, ११, १९; १३, ८, ३; ९, ९; ११, २०; १०, २; ३; १४; ११, २०; १४, ३, ८; १७; २४, १, ४; गो. २, ६, १०; ११; -ष्टम्S-ष्टम् ऐ. ५, १४; -ष्टस्य ऐ. ५, १०; १२; १३; १५; १६; शां. १९, १०; २१, ४; २५, ११; १५; २९, ७; तां. १०, ६, ६; ७, ४; ८, १; ९, १; १०, १; ११, १; १९; १३, ६, १५; ७, १; १०, २; ३; गो. २, ६, १०; ११; -ष्टा: तै. ३, ११, २, २; -ष्टाव जै. १९२; -ष्टे ऐ. ५, ९; १०; १२; १३; १४; १५; १६; ६, १९; २६; ३१; ३६; शां. २५, १; २६, ७; २९, ५; ६; ७; ३०, ३; श. ४, ५, ९, ४; १३, ४, ३, १०; १४, ३, १, १; तै. १, २, २, ३; ८, १, १; तैआ. ५, १२, २; तां. १३, ११, ४; १४, ५, ४; जै. ४, ६, ३, ६; गो. २, ६, १; ६, ९; १०; ११; १६; -ष्टेS-ष्टे गो. २,

२, १; -ष्टेन ऐ. ५, ११; १४; ६, २४; ३२; शां. २१, ४; २३, ५; ८; तां. १०, १२, १; सा. ३, २, ५; गो. २, ६, ११; -ष्टेणु श. १०, २, ६, ८; तै. ३, ११, २, १.

षष्टी- -ष्टी श. ८, ५, २, ७-१०; ४, ८; ७, ४, १७; २१; १०, २, ५, १४; ११, २, ७, ६; तां. १६, ५, ९; १९; ष. २, २; -ष्टीभ्याम् जै. १६२; -ष्टीम् श. ८, ७, ४, १७; १०, १, ४, ७; तै. ३, १२, २, ९; ष. २, १; -ष्व्य: श. ८, ५, ३, ५; -ष्व्या: श. ८, ५, ४, १०; -ष्व्याम् श. १, ४, ३, १६.

षाष्टिक- -कौ तैआ. १, ३, २.

षोडशन्(←षट्-दशन्)- -श ऐ. २, ३७ शां. ८, १; १४, २; श. ५, ३, ४, २३; ७, २, २, १७; १०, ४, १, १७; १८; १९; २, १४; ११, ६, ३६; १३, १, ६, २; ३, ६, ५; तां. १८, ३, २; जै. ८९; १४५; जै. ३, ७, १, ८; ४, ११, ४, १; गो. २, ४, १९; ६, १५; -शS-श श. १३, २, २, १३; ५, १, १५; -शभिः षे. ४, १; शांआ. १२, ८; श. १२, ८, ३, १३; तै. १, ७, ५, ५; तां. १३, ५, २२; १९, ६, १; गो. २, ४, १९; -शभ्य: तां. ३, १२, १; २; १३, १; -शभ्यःS-शभ्य: तां. ३, १२, २; -शसु ष. १३, ५, १, १.

षोडश-कल- -ल: श. ७, २, २, १७; ९, २, २, २; ११, १, ६, ३६; १४, ४, ३, २२; २३; तै. १, ७, ५, ५; जै. ३, ७, २, १; ष. ४, ६; -लम् ऐ. ५, २६; शां. ८, १; १६, ४; १७, १; २२, ९; श. १३, २, २, १३; ५, १, १५; ६, २, १०; जै. ३, ७, १, ८; ४, ११, ४, २; -ला: श. १२, ८, ३, १३; १३, ३, ६, ५;

†-विंशो' इति मुपा. चिन्त्यः । ॥'-त्रि' इति मुपा. । ]=१६०; परं तस्यैव 'त्रीणि' इति वि.- योगात् =त्रीणि अतानि च षष्टिच(=३६०)। अथवा ष्यगेव पदे स्यातां 'षष्टिः' इति च 'शतानि' इति च । ष-उट् शुक् चाऽुपा. ६, १, १८०.

तां. ३, १२, २; १९, ५, ६; ६, २; -लेन  
 ऐ. ५, २६.  
 षोडश-गृहीत- -म् श. ९, २, २,  
 २:६.  
 षोडश-धा जैड. १, १५, १, २; ३, ७.  
 षोडश-पदा- -म् ऐ छ, १.  
 षोडश(-शन्ऽकृ-)- -चैन श.  
 १३, ६, २, १२.  
 षोडश-शत- -म् जैड. छ, २, १,  
 ११.  
 षोडशाक्षर, रा- -रम् जैड. ३, ७,  
 १, ९; -रा ऐ छ, ३; -रा: शां.  
 १७, २; -रागि जै. ८९; जैड. ३,  
 ७, २, १; -रेण तां. १२, ११, २०.  
 षोडशाहव- -म् शां. १६, ४.  
 षोड(ळ)शु- -श: ऐ. छ, १; तां.  
 १७, १, २, ९; जै. १४५; -शम् शां.  
 १७, १; तां. १७, १, १; २०, १४,  
 १; जै. १४५; -शा: तै. ३, ११,  
 २, ३; तां. १७, १, ९; -शान् गो.  
 १, १, ५; -शानि तां. १७, २, २;  
 १९, ५, ६; -शै तां. १७, ३, ३;  
 -शेषु तै. ३, ११, २, २.  
 षोडशी- -शी श. १४, ४, ३, २२;  
 २३; ष. छ, ६; -श्य: श. ६, २,  
 २, ९; -श्या श. १४, ४, ३, २२.  
 षोडशिन- -शि ष. ३, ११; -शिन:  
 ऐ. छ, १; ४; शां. १७, ३, ४; श.  
 १२, २, १, ६; ७; ३, ५, १३; तै. १,  
 ३, ४, १-३; तां. ६, १, ५; गो. १, १,  
 ८, ५, ६; २३; २, ४, १९; -शिनम्  
 ऐ. छ, १; ४; शां. १७, १; ३; २२.  
 ९; श. छ, ५, १०, ८; ५, १, २, ३;  
 ३, १; तै. १, ५, ३, २; तां. १२, ११,  
 ६; १४; २०; १३, १०; ११; १८, ६,  
 २४; २१, ९, ९; जै. ७३; ७४; ७६;  
 ७७; ष. छ, २; सा १, ४, ३; -शिना  
 ऐ. छ, १; ३; ४; श. ५, ५, ३, ३;  
 तै. २, ७, १४, १; तां. १२, १३, २;

१२; १३; १५; १८; २५; २०, ३, २;  
 जै. ७६; ७७; -शिनि ष. छ, २;  
 -शिने श. छ, ५, ३, ९; १०; ५,  
 १, ३, १; -शी ऐ. छ १; २; ३;  
 ४; शां. १७, १; २: ३; ४; श.  
 ३, ९, ३, ३३; छ, २, ५, १४; ५, ३.  
 १; ६, २, ३; ५, १, ३, १; ८, ५, १,  
 १०; १२, २, २, ७; २३, ५, ३, १०;  
 ५, ४, ९; १०; २०; तै. १, ३, ४, १;  
 ३, ७, ९, ५; तैआ. १०, १, १०; १०,  
 २; तां. ६, १, ५; १२, १३, १; ८;  
 १८; १६; १८; २५; २१-३३; १८,  
 ६, १९; २३; १९, ६, ३; २०, ३, १;  
 ११, २; २१, ५, ६; ७, १; ८, १; ६; ९,  
 ६; ९; १०; २३, १०, ३; जै. ७६;  
 ७७; जैआ. २, २४, १; ष. ३, ११;  
 गो. १, ४, २०; २, २, १३; १४.  
 षोड(ळ)शिनी- -शिनी३म् ऐ. ६,  
 १५.  
 षोडशि-ग्रह- -म् जै. ७७.  
 षोडशित्व- -म् ऐ. छ, १; गो.  
 २, ४, १९.  
 षोडशि-मन्- -मत् तां. २४, ११,  
 १; -मन्त: तां. २१, ५, १; ६;  
 -मान् श. १२, २, २, ७; तां. १८,  
 ६, १; १९, ६, ३; ष. ३, ११; गो.  
 १, ५, २३.  
 षोडशि-सामन्- -म ऐ. ३, ४१;  
 छ, २; तां. १८, ६, १८.  
 षोडशिक- -कम् गो. १, ५, २४.  
 षोडा(=षप+धा) जै. ३.  
 √षिन्, षीवति ज. १५७.  
 -०-०-०-  
 स  
 सां ऐ. ८, २७.  
 सं- सम्  
 सं/सञ्, संयुजति श. छ, २, १, ३३;  
 गो. १, ५, २, १; संयजन्ति शां. १३,

६; १४, ४; १५, १; १६, १; २८, ३;  
 २९, २; ३०, १; संयजामि तै. ३,  
 ७, ६, २१; समयजन्त तै. १, ४,  
 १०, ३; समयजन्त तै. १, ४, १०,  
 ५; समयजन् श. ९, ५, १, २९.  
 संयाजयति श. २, ५, २, ४५; का.  
 १, ५, १, ३७; संयाजयन्ति ऐ. ३,  
 ४५; श. १, ३, १, २, १; ९, २, ५;  
 ३, १, ३, ६; २, ३, २, ३; ८, ५, ६; ३,  
 २, १, ३, २; तै. १, ६, ९, १०; संया-  
 जयन्ति श. ३, ८, ५, ६; छ, ६, ८,  
 १९; १२, ३, ५, १; तां. ५, १०;  
 १२; गो. २, १, २, ५; संयाजय श.  
 १, ९, २, २, ५; समयाजयन् ऐ. ३,  
 ४५; संयाजयेत् ऐ. १, ११; शां.  
 ७, ९; श. १, ९, २, २, ५; संयाजयेयु:  
 तै. १, ६, ९, १०.  
 सं-याजयिष्यत्- -ष्यन्त: श. १,  
 ९, २, १.  
 सं-याजय श. २, ५, २, ४५; तां. छ,  
 १, १.  
 सं-याज्या- -ज्ये ऐ. १, ५; १०; १७;  
 शां. १, १; छ, १, २; ५, १; ३; ५; ८;  
 ७, २; ९; ८, ३; श. १, ६, २, १, २;  
 २, २, १, २०; ११, १, ५, ९; ४, १,  
 १३; ३, १९; १२, ४, ३, ५; ४,  
 १-५; १३, ४, १, १३; १५; २, ७;  
 १०; १३; का. १, २, १, १२; गो.  
 १, ३, ९; २, १, १९; २१; २३.  
 संयाज्या-तस्(ः) शां छ, १.  
 संयाज्या-रूप- -म् शां. १, १.  
 सं/यत्, संयेताते जैड. २, ४,  
 १, १; संयेतिरे ऐ. ८, १०;  
 जैड. २, ४, १, १; संयतामहै गो.  
 १, २, १९; समयतन्त ऐ. १, १४;  
 २३; २, ३६; ५, ११; जैड. २, ४,  
 १, १; जै. ५; गो. १, ३, ५; २, ४,  
 ११; ६, ११; सम्...अयतिष्य  
 तैआ. छ, ७, ४; ५, ६, १.

¶ 'षोडशिनम्' इति पाठान्तरम् । † 'सामन्' इत्यस्याद्यमक्षररूपम् । ‡ 'ज्या-' इति W. मुपा. स्वरो

१सं-यत्- -यत् श. ८, ५, २, ५<sup>१</sup>;  
-यत्तम् श. २, ३, ८; तै. २, ४, ५, ६;  
तां. ६, ९, २३; -यता तै. २, ४, ८, १.  
संयुद्ध(-तस्व-)-सु- -सु: ऐ. २,  
२७<sup>१</sup>; श. ८, ६, १, १९<sup>१</sup>.

सं-यतिप्यमाण- -ण: ऐ. ८, १०.

सं-यत्त- -त्तयो: श. १, ५, ३, ६;  
१७; -त्ता: शां. १, २; श. १३, ३,  
४, १; का. १, ६, ४, ३; तै. १, १, ६,  
१; २, ६, ६; ३, १, १; ५, २, ३; ६, ३;  
९, १; ६, २, ५; ६, १; ७, १, २; ८, ३,  
३; ३, १, ४, ७; ३, ५, १; ९, ११, २;  
तैआ. ५, ८, १३; जै. १६; ७४<sup>१</sup>;  
घ. १, १; गो. १, १, २३; २, २, ७;  
-त्ताम् श. ३, ५, १, २, १.

२सं-यत्(√इ)- -न्तौ ऐ. १, ३०; ४,  
२७.

सं/यम्(->यच्छ), संयच्छति शां.  
१३, ७; सुम्...यच्छति तै. २, १,  
३, ८; समयच्छत् तै. २, १, ३, ८;  
सुम्...यच्छत् तै. ३, १०, ४, ३.

सं-यत्, ता- -त: श. ११, १, ३, ४;  
जैठ. ३, ३, २, ९; -त्ता सं. १<sup>१</sup>.

सं-यन्तुम् श. १४, १, १, ६<sup>१</sup>.

सं-यमन- -म् शांआ. ४, ५.

सं/या, संयाति श. ८, ३, ४, ७; ७,  
१, १३; २३; सुमयु: श. ८, ३, ४,  
७; ७, १, १३; २३; गो. २, ५, ९.

सं-या(त->)ता- -तानाम् तै. २,  
४, ३, ३.

सं-यानी- -नी: श. ८, ७, १, १४;  
२४; -न्य: श. ८, ७, १, १३<sup>१</sup>;  
१४; २३; २४.

संयाज्य, ज्या- सं/यज् द्र.

संयानी- सं/या द्र.

सं-यासु(√यस्)- -साय तैआ. ३,  
२०, १.

सं/यु, संयौति श. १, २, २, ३<sup>१</sup>;  
का. २, २, १, ३<sup>१</sup>; संयौति श. १,  
२, ३, ८; ६, ५, १, ३; का. २, २, १,

२१; संसम्...युवसे तै. २, ५, २,  
४; संयौमि श. १, २, २, ३; तै. ३,  
२, ८, ३.

सं-युत्, ता- -त्तम् तै. २, ४, ८, ७;  
मं. २, १, १६; -त्ता जै. २०५<sup>१</sup>.

सं-युत्य का. २, २, १, ३.

सं-यूय सा. २, ६, १०; ७, ८; ३,  
१, ७.

सं/युज, संयुनक्ति श. ९, ३, २, ६;  
तां. १४, ३, ८; संयुञ्जन्ति तां. ४,  
४, ४; संयुनक्तु तैआ. १०, १०, ३;  
संयुञ्ज्यात् श. ९, ३, २, ६; तां.  
१४, ३, ८.

सं-युक्त- -म् जै. १७४.

सं-युज्य तां. ४, ४, २; जै. १६८.

सं-योग- -ग: ऐआ. २, १, ५; गो.  
१, १, २४; २७; -गम् ऐआ. २,  
१, ५; -गे घ. ४, ५.

सं-योजन- -नम् श. ११, ५, ३, २;  
५; आ. जैआ. १, २२०; ३०५; -ने  
आ. १, ३८२; जैआ. १, २३०; ३८२.

सं-रक्षित(√रक्ष)- -म् श. ६, १, २, ३

सं/रम्, संरभेते श. १, १, १, २२;  
१४, १, ३, १; संरभन्ताम् तै. १,  
२, १, १९; संरभेथाम् तैआ. २, ६,  
२; संरभध्वम् श. १३, ८, ४, ३;  
तै. २, ४, ४, ५; तैआ. ६, ३, २.

संरभावहै श. १४, ९, ४, १९.

सं-रब्ध- -ब्ध: तै. २, ५, २, १,  
-ब्धा: तां. ५, ६, ७; ६, ७, १२.

सं-रुभ्य श. २, ५, ४, ८; का. १, ५,  
३, ८.

सं-रराण, णा- -ण: जै. ७७; श. ४,  
४, ४, ९; ९, १, २, ५; तै. २, ६, ४, १.

सं-रागव(स्त्र->)स्त्रा- -स्त्राया: सा.  
३, ८, ४.

सं/राध्, समराधयन् तां. ९, १, ३५.

सं-राध(न->)नी- -नीम् श. १४,  
९, ३, ३; मं. १, ५, ६; न्यै मं. १, ५, ६.

सं/री, सुमरिणन् श. ३, ८, ३, २०<sup>१</sup>.

सं/रुच्, सुम्...रोचते श. १४, १, ४,  
४; सुम्...रोचते श. १४, १,  
४, ४; तैआ. ४, ७, १; ११,  
६; सुम्...अरुक्त तैआ. ४, ७,  
४; ५, ६, ९; सुम्...अरोचिष्य  
श. १४, १, ४, ५; सुम्...अरोचिष्य  
श. १४, १, ४, ५; तैआ. ४, ७, २;  
सुम्...अरुरुचत श. १४, १, ४, ६;  
सुम्...अरुरुचत श. १४, १, ४, ६.

सं/रुच्, समरुचन् शां. ७, १०.

सं-रु(दध->)द्घा- -द्घा: गो.  
२, ५, १०<sup>१</sup>.

सं-रुध्य श. १, २, ४, ११-१३.

सं/रुद्, सुम्...रोहन्ति श. ८, ७, ३, ३

संरोहयति, संरोहयन्ति का. २, २,  
२, ९.

सं-रुढ- -ढ: तां. २, १०, ३.

सं-रोह- -ह: तां. १, १०, १०; गो.  
२, २, १४; -हाय तां. १, १०, १०.

सं/रेज्, संरेजेते श. ३, २, ४, १८;  
संरेजन्ते श. ३, ६, ४, १३.

सं/रल्म्, सुमलभेताम् तै. १, ७,  
१, ६.

सं-रुयु(√ली)- -याय श. १४, ७,  
१, १९.

सं-रुलीन- -न: श. १, ६, ३, १६<sup>१</sup>.

सं-रुलप्य(√लिप्) श. ६, ५, २, ४.

सं-रुलप्य(√लुप्) श. ५, ५, ५, ६.

सं/रुम्, संरुभ्याते श. ३, ४, १,  
१८<sup>१</sup>.

सं-रुभयितुम् जै. ४७.

सं/रुक्, संरुकेते ऐ. ४, १५.

सं-रुवत्- -वत् शां. १९, ८; ९<sup>१</sup>; श. ६,  
३, २, ३; तां. १५, ३, ३६; -वत:  
श. ६, ६, ३, १; १२, ४, ४, ३; -वत्तम्  
श. ६, ३, २, २<sup>१</sup>; -वता तां. १५,  
३, ३६.

सं-रुवत्सर- -र: ऐ. १, १<sup>१</sup>; १३<sup>१</sup>;  
१६<sup>१</sup>; २८<sup>१</sup>; २९<sup>१</sup>; २, १७<sup>१</sup>; ३९<sup>१</sup>;  
४१; ३, ३९<sup>१</sup>; ४१<sup>१</sup>; ४, १२; २२<sup>१</sup>;

५,२५;दि,१९;३२;८,४;ऐआ,३,  
 २,३;६; शां.१,१;५,८;दि,१५;  
 ७,१०; ८,१; ९,२; ४; १३,९;  
 १५,१;२; १५,२;१६,११; १७,  
 ५; १९,२; ३;७;१०; २०,१;३;  
 २३,१; २५,११; १५; २६,१;  
 १६; २७,५; २९,८; ३०, १०;  
 शांआ. १,१;२;८;३;१०,५; वा.  
 १,२,५,१२; १३; ३,५,८; ५,१,  
 १६;६,१,१९;३,३५; ७,२,२४;  
 २६; २,२,२,३-५; ३,२,१८;६,  
 ३,१; ३,२,२,४;४,४,१५; १६;  
 ६,४,१९; २३;२४; ५,१,१,१५;  
 १६;४,१०;२,२,७;४,४; ३,१,  
 ४;७;१२; ४,१,२;३; ५,१८;६,  
 १,११; १२; ५,१,२,९; ३,२;२,  
 १,२;४; ५,१४;१५; १७; ४,५,  
 १४;२०;२१; २३; ६,१,२, १८;  
 १९;३,८;२,१,२१; २८;३६;  
 २,२,५; ८;१२; ३,१,२५;२,  
 १०;४,२,१०;५,१,१२;४,९;  
 ६, १,५; १४; २०; २,७;३;  
 १६;४,३;७,१,१८; १९;२४;  
 २७;२८;८,१,१५; २,७;७,१,  
 १,३२;२,११;२,२,१६; ३,४;  
 ९;४, ४;९; १६; २२; ३,१,  
 ३५;४७; २,९; ४,१,३४; २,  
 ३०;३१;३८; ८,१,४,८; २,१,  
 १७; १८; २,८; ३,२,७; ८;३,  
 ११;४,१,११; १३-१७;१८;  
 १९-२२;२३; २४;२५;२८;  
 २,१५;१६; ३,९;२०; ५,४,७;  
 ६,१,४; ३,१२;७,१,१५; ३;६;  
 ७;८;१२;७,३, २१;४,९;९,१,  
 १,१६; २६;४३; २,३१; २,१,  
 १०;३,६; ४१;४५; ३,१,१;  
 २,८; ३,९;१३; १८;४,१८;४,  
 २,२४;२६; ४,१४;५,१,३८;  
 ५९;१०,१,१,१-३;४,८;२,४,  
 १;३,५,१६;६,१; २;७;१६;४,  
 १,१६;२,१; २;१८; ३,१,५,२;

५,४,१०;१५; ६,४,१;५,४; ८;  
 ११, १,१,१;२,१२; ६,१२;१३;  
 २,७,१;३२;७,१,३; १२,१,२,  
 ३;३,९;२०; २३;४,१;३; २,२,  
 १८;१९;२३; ३,१;७; ९;४,१;  
 १६; ३,२,१; ८,२,३१; ३६;  
 १३,१,२,१;२,५,६; २,५,२;३,  
 २,१;३,८; ६,७; ४,१,५; ५,१,  
 ४;१५;३,११;४,२८; ६,१,७;  
 ११;८,२,६;३,७; १४,१,१,२७;  
 २८;२,१४; ३,२८; २,२,१२;३,  
 २,१६;२२;४,३,२२;२३; ७,२,  
 २०; ९,१,१३; का. १, २,२,२-  
 ४;३,२३;६,३,१; २,२,३, ११;  
 तै. १, १,४,१; ६,११; २,२,१;  
 ६,२;३,७,४;४,१०,१;१०;६,१,  
 १०;२,२;८,२; ९,५; ७,१,१;२,  
 १;५;३,६; ७,५; २,१,५, २;२,  
 ३,२;६;७,१०,२; ३,३,७,१;७,  
 ५,८; ८,१,१; ३,३;२०,५; २१,  
 २; ९,१,२; २,२; ९,१; ११,२;  
 १८,२;२२,१;१०,१,४; ४,१;९,  
 ८;९;१०,४; ११,१,१४; १०,२;  
 ४; तैआ. १,२,३;४; ६,२; ३;८,  
 १;१२,३;१४,३;२२,७;२,८,१;  
 १९,१;५,१९,१; २६,१; ५,४,  
 १०;६,२; ७,११; १०,१,२;१४;  
 ६३,१; तां. ३,१२,३; ५,१,५;  
 २,६;१२;४, ११;७,६; १०,५;  
 ५,१०, २;३;७; ६,२,२;३,३;४;  
 ९,८,१३; १०,१,७;३,६; ६,७;  
 १२,७;१२,४,१७;१८; १४,१,  
 १०;११;९,८; १५,१,१०; १६,  
 ४, १२;१३; ६,१०; ११;७,५;  
 १७,१३,१७; १८,२,४;१४;४,  
 ११;९,५;७;२१; १९,५,५;१८,  
 ५;२१,१५,२; २३,२१,२; २५,  
 १५, १; १६,१; जै. ३१; ५९;  
 ६३;११८; १२५;१३०; १३७;  
 १४४;१५३;१५७;१६४;१६७;  
 १६८;१६९;२१२; जेठ. १,१२,

१,१;७; १५,१,३; ३,५,५,६;८;  
 ७,१,९; प. ३,१;५,४; मं. १,  
 ५,१५; गो. १,२, १५;४, १०-  
 १३;१५;१९; २१;५,३; ४;५;  
 २, १,१; २६; ३,८;६, १;६;  
 १२; -रम् ए. ३, ४१; ५.  
 १२;१३; १६;१७; २२; ३०;  
 ५,२९; ३०; ६,८;१९; २१;३२;  
 ७,१४; १५; ऐआ. १,१,१; ३,  
 १,६; शां. ५,१;११,७;१२,६;  
 १४,१; १९,१;२; ८;९; १०;  
 २०,१;२५,१५;२६,१; ३०,१०;  
 शांआ. ७,२०;१०,५; वा. १,२,  
 ५,९;५,३,३; ४;६,१,१९; २,  
 १,४,५; २,३,२७; ३,२, १४;६,  
 ३,१;१०; ३,४,४,१५;१७-२०;  
 ५,२,४,६;३,१,३; ६;५,१,१२;  
 ६,२,१;४, ३-५;५,४,१,८; ५,  
 ३,२; ५,१३; ६,२,२,१८; ३१;  
 ३५;३७; ४, २,१०; ६,४,३;७,  
 ४,७; ७,२,२,६; ८,७,१, ३;६;  
 १२; ९,१,१,४३; ३,३,१८;५,  
 १,६५-६८; १०,२,५, ३;१६;  
 ६,९;४,३,१;३;११;४,४;११,१,  
 २,११;१२;२,५,४; ४,२,१९;५,  
 १,१४;२,१०; १२,१,३,९; २०;  
 २२;४,३;२,२,२३;४,१६; ३,१,  
 ९;३,९;११; १२;१४; ५,११;  
 ७,२,१९; १३,१,२,१; ५,१;६,  
 २;२, ५,१;२; ३,३,८;६, ७;४,  
 २,१६;३,१५; ५,४,२८; १४,४,  
 ३,६;९,२, ८-१०; १२; का. १,  
 १,४,४;६,३,१;८;४,५;८; तै.१,  
 १,३,९;९,७;१०;२,१,५;२,५;  
 ३,७,४;४,१०,१; ३;१०;५,३,  
 ४;६,८,३; ९,५;८,४,३;१०,१;  
 २,२,३,४; ३,७,४; ५,८,१२;३,  
 १,६,१; २,३,११;८,१,१; १२,  
 २;९,१,२; २,२;१३,१; १०,२,  
 १;१२,८,३; तैआ.१,२,२;२२,  
 १०;३२,१;२,८,१; ५,४;१०;८,

१३; १२, २; तां. ५, १, २; ५; १७;  
 २. ६-९; १७; ७, ४; १०, १; ७; ५,  
 ८, ५; ९, २; ११; १०, १; ६, ३, ३; ४;  
 १०, १, ९; १२, ५; १५, १, १०;  
 ११; १६, ६, १०; ११; १७, १३,  
 १७; १८, ४, ११; १९, ५, ५; १८, ३;  
 ५; २१, १३, ४; ५; २४, १४, २; २५,  
 ५, १; २; १३, १; जै. ३१; १५२;  
 १६१; १६४; १६६; १६८;  
 १८२; १८५; २०३; २१२; जैउ.  
 १, १५, १, ३; ३, ५, ५, ५; सा. १.  
 ४, ६; ५; ५, १५; २, ६, ३; १६; ७,  
 ५; ९; ३, १, १३; २, ६; ७, २; ३; ५;  
 गो. १. ४, १०; ११; २४; ५,  
 ५; १०; २, १, १; १७; १९; २६; २,  
 ७; ५, १४; ६, १; ३; -रस्य ऐ. २,  
 १७; ३३; ४. १२; १३; १४; १५;  
 १८; २९; ५, २४; ३०; दि.  
 ३२; ऐआ. ३, २, १; शां. १, १; ३,  
 २; ४, ४; ५, १; ७, १०; ८, १; ९, २;  
 ४; ६; ११, ७; १२, ९; १५, १; २;  
 १५, २; १६, ९; ११; १७, ५; १९,  
 ३; ७; ८; २३, १; २५, १५; २६,  
 १; १६; ३०, १०; शांआ. १, १;  
 २, २, ५; १०; १७; ३, ६; ८, १;  
 ११, ३; शा. १, २, ५, १२; १३; ३,  
 ५, ९-११; १६; ५, २, १६; ३, ५;  
 ७, २, ८; २, १, १, १२; १३; २, २,  
 ३-५; ३, २७; ६, ३, २; ४; १७; ३.  
 १, ३, १७; ४, ५; २०; ३, ३, ५; ८;  
 ४, १, १४; ४, १७-२०; ६, ४,  
 १८; १९; २३; २४; ९, ४, ११; ४,  
 १, १, १५; १६; २, २, ७; ३, १, ५;  
 ४, ५, १८; ५, ५, ६; १०; १२;  
 ६, १, ११; १२; ५, १, २, ९; २, १,  
 २; ४; २४; ५, १, ५; ३, ५, ५; ४, ५,  
 १४; २०; २१; २३; ५, २, २; ५, ८;  
 १९; ६, २, २, १८; २४; २९; ३०;  
 ५, ४, ९; ७, ४, ११; ७, ३, १, ४, ३;  
 ९, १, १, ४, ३; ३, ३, १८; ४, १८;  
 १०, २, ६, १; २; ४, २, २; ३, १३;

१९; २०; २१; ५, ४, १०; ६, ५, ८;  
 ११, १, २, १०; ११; ६, १; २; १२;  
 २, ६, ११; ७, १, ५, ४, ७-१०; ६,  
 ३, ८; ७, ४, ४; १२, १, २, ३; ३, ९;  
 २०; २, १, ६; ७; ९; २, ३; १३;  
 १९; २३; ३, ६; १३; ३, २, १; २५;  
 ३; ४; ५; ३, ८; ५, १२; ७, २, १९;  
 १३, ४, १, ९; १४, १, १, २८; २, १४;  
 ३, २८; २, २, १२; ३, २, १६; ६, ९, ६;  
 का. १. १, १, ८, ९; २, २, २; ३; ४;  
 ३, २३; ६, ३, २; ४; ८; २, २, ३,  
 ११; तै. १, १, २, ८; २, ३, १;  
 २; ४; ३, ७, ८; ४, १०, ४; ६, २, २;  
 ८, ४, ३; १०, १; २, ५, ८, १२; ३,  
 ९, १, १; १०, १०, ४; ११, १, १३;  
 तैआ. १, २, ४; ३, २; १५, १; २२,  
 ७; तां. ५, २, ७; १६; १७; ७, १;  
 १०, ३; ५; ५, ९, २; ४; ५; ८; ११;  
 १०, ३; ६, १, २; ९, ३, ६; १०, ४,  
 ३; १६, ७, ५; १७, १४, २; ३; १८,  
 ११, ६; २१, १, ३; २३, २१, ३;  
 २४, १४, १; जै. १२५; १४७;  
 १५२; १५७; १६४; १६६;  
 १६७; १६८; १६९; २१२; जैउ.  
 ४, ८, ४, ७; ५, २; ४; ५; ५. ३, १;  
 १२; मं. २, २, १६; १८; गो. १,  
 २, १, ५; ३, १, ९; २०; ४, ९; १०;  
 १६; १८; १९; २३; २४; ५, २; ५;  
 ६; १०; २३; २, १, १७; १९; ६,  
 १२; -रा; शांआ. ७, २१; शा. १०,  
 १, ५, ४; १४, ६, ८, ९; तै. ३. १२,  
 ९, ८; तैआ. १०, ६४, १; तां. २५,  
 ६, १; ३; ७, १; ८, १; १७, १; १८,  
 १; -रा; तां. ५, ३, १३; -राणाम्  
 शा. १२, ३, ३, १; गो. १, ५, १०;  
 -राक् ऐ. ५, २२; शांआ. १६,  
 ३; शा. १, ५, ३, ३; ४; ६, २, २,  
 २८; ८, ४, १, २५; १०, २, ४, १,  
 १२, १, २, ३; ७, २, १९; तै. १,  
 १, ४, १; ९, १०; ३, ८, २०, ५; तैआ.  
 १, ३, ४; २, ८, १; ५, ६, २; तां. ५.

३, १२; ९, ८, १३; १६, ७, ५; १८,  
 ९, ५; २१, १५, ४; २३, १७, २; २१,  
 ३; जै. २६; ६३; १३७; १४४;  
 गो. १, १, ३१; ३२; ४, ९; २, १, १७;  
 २, ७; -राक्-राक् ऐआ. ५, ३,  
 १; -रान् शा. २, २, ३, ७; २७;  
 १०, ४, ४, १; का. १, २, ३, ५; तां.  
 १७, १४, १; गो. १, १, ३९; -राय  
 ऐ. २, २; शा. १, ५, १, १६; दि. १, ३,  
 ७; १२, १, १, १; २, १, १; ९; २, ८;  
 ३, ५, ३-१०; तै. ३, १, ६, १; ४,  
 ११, १; तैआ. १, ३२, २; जै.  
 १२५; मं. १, ५, १५; २, १, १३;  
 गो. १, ४, १; ५, २; ९; -र ऐ.  
 ४, १६; २२; २५; ५, २८; २९;  
 ६, १९; ८, ४; शां. ११, ७; १९,  
 ९; १०; २६, १; ३०, १०; शा. १,  
 ५, ३, २; ८, १, ७; ९, २, ३; ४; २, ३,  
 ३, १९; ३, २, १, २७; ४, २, ४, ११;  
 ६, ४, ३; ६, १, ३, ८; २०; २, २,  
 ३५; ३६; ३७; ७, १, २, ५; ११; २,  
 १, ५; ६; २, १४; १०, १, १, ४; २, ६,  
 ८; १६; ४, १, १; २; १२; २, २०;  
 २६; २९; ४, ३; ११, १, ६; २; ३;  
 ५; २, ५, ४; ७, १; ४, २, २०; ५, ४,  
 ६; १२, ३, १, ७; ५; ५, ११; ८, ३,  
 १४; १३. १, ५, ६; ३, २, १, ४, ४,  
 १; ५, २, २; ३, ७; ४, २८; ८, २,  
 ६; ८; ३, ७; का. १, ६, ४, २;  
 तै. १, १, ९, ७; १०; २, ५, १; ६,  
 ६; ४, ९, ३; ५, ६, ३-५; २, ३, ६,  
 ४; ७, १०, २; ३, ९, ९, १; १८, २;  
 २२, १; १०, १०, ४; ११, १, १५,  
 तैआ. १, ३, ४; तां. ३, १२, ३;  
 ४, १, १७; ४, ११; १०, ४; ९, ८,  
 १३; १०, ३, ११; १२, ५; १२, ४,  
 १७; १५, १, १०; १८, ९, ७; २१;  
 ११, ६; २१, ३, ६; १८, ८; १; २५,  
 १३, १; जै. १६४; १६८; मं. २,  
 ४, ६; सा. १, ५, १५; ३, ३, ५;  
 ८, ३; ५, ४; गो. १, २, १५;

३, २०; ५, ९; २, ६, १; -रेऽरे  
 ऐ. ४, १४; शां. १९, ९; शा. २,  
 ३, ३, १८; २०; १०, १, ५, ४; ११.  
 २, ५, ४; जै. १८१; -रेण ऐ. ४,  
 २२; ५, २८; २९; शां. १४, १;  
 शांआ. १०, ५; शा. ३, ४, ४, १६;  
 ४, ३, १, ८; दि. २, २, ३ १; ३७: ७,  
 ४, २, ३८; ८, २, २, ७: ८: ४, ३,  
 २०; २, १, १, ४३; ३, ३, १८;  
 १०, ४, २, १९: ४, ४; तै. १, १, ६,  
 ७; ५, ३, ४; ६, १, १०; २, २; ७, १,  
 १; २, १; ५; ३. ६; २, ३, ३, २: ६, ४;  
 ३, ८, २, १. २; तां. ४, २, १९; जै.  
 १३०; मा. २, ५, ६; गो. १, ४, ९; १०;  
 ५, ६; -रेषु शा. १०, १, ५, ४; १३.  
 ८, १, ३; -रौ ऐ. ५, २९.  
 संवत्सर-न(म→)सी--म् शा. १११,  
 ५, १, ११.  
 संवत्सर-परिमित- -तः जै. १८५.  
 संवत्सर-प्रतिमा- -मा तै. १, १,  
 ६, ७; ९, १०.  
 संवत्सर-ब्राह्मण- -म् तां. २४,  
 २०, २.  
 संवत्सर-भृत- -तः शा. ६, ७, १,  
 १९; ७, ५, १, ३४; ९, ५, १, ६३;  
 -तम् शा. १०, २, ६, ९; -ताय  
 शा. ९, ५, १, ६४.  
 संवत्सर-रूप- -पाणि शा. ८, ४,  
 १, ६; १२.  
 संवत्सर-वासिन्- -सिने शा. १४,  
 १, १, २७.  
 संवत्सर-विध- -म् शा. १२, २,  
 ३, ९.  
 संवत्सर-विरिष्ट- -म् गो. २, २, ५.  
 संवत्सर-वेला- -लायाम् शा. ७,  
 ४, २, ३८.  
 संवत्सर-सुद्- -दः शा. १२, ३,  
 ५, ३-११; गो. १, ५, ९; -दाम् शां.  
 १२, ६.  
 संवत्सर-समान- -म् ऐआ. ३,

२, ३.  
 संवत्सर-सम्पद्- -दः शां. २०, ३  
 संवत्सर-सम्मान- -नः शांआ. ८,  
 १; -नम् ऐआ. ३, २, ३; शांआ.  
 ८, १.  
 संवत्सर-सम्मित, ता- -तः शा. ३,  
 १, ३, १७; ४, ५; ३, ३, ५; ४, १,  
 १६; ९, ४, ११; तां. ४, २, १२;  
 -ता शा. ५, ५, ३, २; ५, ८; १९;  
 तां. २४, १४, १; -नाः शा. ११,  
 ५, ४, ६-११; -नाभिः तां. ९, ३, ६.  
 संवत्सर-सहस्र- -स्रग शा. १०,  
 ८, ४, ४.  
 संवत्सरा(-रऽअ-)यन- -म् शां.  
 २६, १.  
 संवत्सरीण, णा- -णम् शा. ९, २,  
 १, १४; तै. ३, १, २, ६; तैआ.  
 १, ३, ४; -णाम् ऐ. १, २८; तै.  
 १, ४, १०, १.  
 संवत्सरो(-रऽउ-)पासित- -तः शा.  
 ६, ७, १, १९.  
 सं/वद्, संवदते तै. ३, १, ९, ६;  
 संवदन्ते ऐ. ३, २; शा. ३, १, १,  
 १०; ४, ६, ८, १३; १५; समूदाते  
 शा. ५, २, ४, ११; समूदतुः शा. १४,  
 ७, १, १; समूदिरे शा. १, १, ४,  
 १४; १६; ११, ५, १, २; का. २, १,  
 ३, १७; १८; समू...वदिष्ये शा  
 १४, ७, १, १; संवदिष्यामहे जैउ.  
 ३, २, २, ६; संवदताम् तैआ. ४,  
 ३४, १; संवदस्व शा. १, ८, ३, २०;  
 ९, २, १८; २, ५, २, ४४; ६, १, ४७;  
 का. १, ५, १, ३७; ६, १, ३०; तैआ.  
 ४, २८, १; संवदध्वम् तै. २, ४,  
 ४, ४; समू...वदावहै शा. ११, ५,  
 १, ६; समवदत ऐ. ३, २, ३; जैउ.  
 १, १८, १, १०; गो. २, ३, २०;  
 समवदताम् गो. २, ३, २०; सम-  
 वदन्त शा. ८, ४, १, ४; गो. १, ३,  
 १५; संवदेत शा. ३, १, १, १०;

तै. ३, १०, ९, ६; समवादिष्ट तै.  
 ३, १०, ९, ५; संवदिष्टाः शा. १४,  
 ५, १, २-१३.  
 संवादय शा. १, ८, ३, २०;  
 संवादयिष्ठाः शांआ. ६, ३-१९.  
 संवदमान- -नानाम् जै. १७६;  
 -नेषु जै. २०३; -नौ जै. १८६;  
 सं-वदितव्य- -म् शा. ९, ५, २, १६;  
 सं-वाद- -दः शा. ३, १, १, १०; जैउ.  
 ३, २, २, ६; -देन शा. ९, ५, २, १६.  
 समुद्य अद्र.  
 सं-वनन(√वच)- -म् सं. २, ४, ८.  
 सं/वप, संवपति शा. १, २, २, १; ३,  
 ३, १, ६; ५, २, ३, २; का. २, २, १, १;  
 तै. ३, २, ८, १; संवपाभि शा. १, २,  
 २, १; का. २, २, १, १; तै. ३, २, ८, १.  
 समुप्य अद्र.  
 सं-वरण- -णात् शां. २६, ११; शा.  
 ८, ७, ३, १२.  
 सं-वर्ग(√वृज्)- -र्गः शांआ. ४, ७;  
 शा. १४, ९, ३, ९; आ. १, ११;  
 ११३; जैआ. १, ११; -र्गाय ऐ. ७,  
 ७; शा. १२, ८, ४, ३  
 संवर्ग-जित्- -जित्, -जितः वं. २.  
 संवर्ग-वार्ध- -वने जैआ. १, ६.  
 सं-वर्त- -र्तः ऐ. ८, २१; -र्तस्य आ.  
 १, १८२; ३९३; -र्तं आ. १, ३९३.  
 सं-वर्त- -म् तां. १४, १२, ७.  
 सं/वल्, संवसति तैआ. १, १०, ७;  
 संवसन्ति शा. १०, २, ६, १६; १३,  
 ८, १, ३; संवसाभि शांआ. ७, १;  
 संवसायाम् शा. ६, ४, १, १०;  
 ११; संवसेय तै. १, २, १, २१.  
 संवासय तै. १, २, १, १३.  
 सं-वसत्- -सन्तः तै. ३, १, १, १२.  
 सं-वसान, ना- -नः तै. ३, १, १, १;  
 तैआ. १०, १, १६; -नाः तै. ३, ७,  
 ४, ४; ५; -नौ शा. १२, ४, ३, ४.  
 सं/वह्, संवहति शा. २, १, १, ८; का.  
 १, १, १, ६; संवहावहै ऐ. ८, २, ७;

सुमवहत् तै. १, १, ३, ५.  
समुह्य, समूह- अद्र.  
सं/वा, सुंवाति तै. २, ३, ९, ६;  
संवाति तै. ३, ११, ७, २.  
सं-वाच्- क् शा. ५, १, ५, ११;  
१२.  
सं-वाचन- म् जै. १७२.  
सं/वाञ्छ, संवाञ्छन्ति जै. ४, १०,  
४, ६.  
सं-वाद- सं/वद् द्र.  
सं/वाश, संवाशयति जै. १८७;  
संवाशयन्ते जै. १८७; संवाशयन्ति  
जै. ३७; संवाशयेत् जै. १८७.  
सं-विच्य(√विच्) जै. २२३; ३२३.  
सं/विज्, सुंविज्याः शा. १, २, २,  
१५; ३, ९, ४, १८; का. २, २, १,  
१२; तै. ३, २, ४, ५; ७, ५, ५.  
सं/विद्, सुंविदाम् शा. ३, ९, ४,  
२१; संवेत्तु शा. ९, १, २, २२.  
सं-विद्- -द्वा तैआ. ७, ११, ३.  
सं/२विद्, सुंविन्दते का. २, २, ३, ७;  
संविन्दे शा. १४, ५, २, ५; सुम्<sup>००</sup>  
(वि)विन्दे ऐ. १, १७; शा. ३, ५,  
४, १७; सुंविन्दन्ते तै. १, २, ६, ७;  
सुमविन्दन्त शा. १, २, ५, ७; का.  
२, २, ३, ७; सुमविन्दन्त शा. १,  
२, ५, ७; का. २, २, ३, ७.  
सं-विदान्, ना- नः ऐ. ३, ३२;  
शा. ७, १, १, ४; ४३; तै. २, ४,  
२, २; ६, १६, १; ३, ७, ९, ५; तैआ.  
३, ११, १२; १३; ४, १८, १; ६, ७,  
२; ९, १; १०, १०, २; तां. १२, १३,  
३२; -नयोः जै. ४, १, १, ८; -ना  
शा. ३, ८, १, १२; ७, २, १, १०; १४,  
५, २, ४, ५; तै. २, ७, ७, १; २;  
तैआ. ६, ४, २; -नाः शांआ. १२,  
१; शा. १, ५, २, १५; १९; ८, १,  
५; १२, ८, ३, २६; १३, ४, २, १६;  
तै. २, ६, १६, २; ३, १, ३, १; -ने  
तै. १, २, १, २३; ३, ७, ९, ९; -नौ

तै. २, ४, ३, ४; ५, ७; तैआ. २, ४,  
१; ३, १४, ३; ४: ४, ३१, १.  
सं-विद्य शा. १, २, ५, ११; का. २,  
२, ३, १०.  
सं-वि/रुच्, सम्<sup>००</sup>विरोचते, सम्<sup>००</sup>  
विरोचेत जै. १४०.  
सं/विश्, सुंविशति ऐआ. २, १, ६;  
शांआ. ९, ८; शा. १३, ४, १, ९;  
१४, ९, ३, १३; सुम्<sup>००</sup>विशति  
शा. ८, २, ४, २०; संविशन्ते शां.  
२७, ६; गो. १, २, ७; सुंविशन्ति  
शा. १३, ४, १, ९; तै. २, २, १०, ६;  
गो. १, ३, १२; सुंविशेश शा. ११,  
६, १, ७; संविशन्तु मं. १, १, १३;  
सुम्<sup>००</sup>विशन्तु शा. ४, ४, ५, २०;  
१२, ९, २, ५; संविशस्व शा. ८, २,  
१, ६; तै. ३, ७, १, ४; ७, ९; तैआ.  
६, ३, १; ४, २; सुमविशन्त शांआ.  
७, २१; संविशेत् ऐ. ८, २८.  
सुंविशयति शा. ३, ९, २, १६.  
सं-विशत्- -शन् सा. २, ४, ८.  
सं-विष्ट- -ष्टः सा. ३, ४, २.  
सं-वेश- -शः ऐआ. ५, ३, २; तै. १,  
४, ६, ४; -शाय तै. १, ४, ६, ४;  
तां. ९, ४, ६; -शे जै. ४, ७,  
२, १०.  
सं-वेशन- -नः तै. ३, ७, १, ४; १०,  
१, २; तैआ. ६, ३, १; ४, २.  
सं-वेशीय- -म् जैआ. १, ४०.  
सं-वेश्य शांआ. ४, १०.  
सं-विष्टुति(वि/स्तु)- -तिभिः गो.  
१, ५, २४.  
संवीत-सम्/व्ये द्र.  
सं/वृज्, सुंवृज्क शा. १, २, ५, ७,  
५, ४, १६; ७, २, २४; ४, २, ४, १२;  
५, ३, ४; ५, १, १, १४; ११, ५, ९, ५;  
सुम्<sup>००</sup>वृज्क शांआ. ४, ७; शा.  
१२, ४, ४, ३; संवृहृषि शांआ.  
४, ७; संवृण्जै जै. ११७; सुम-  
वृहृक शा. ४, ५, ३, ४; सुमवृज्क

शा. १, ७, २, २३; २४; ४, १, २;  
११, ५, ९, ४.  
संविवृक्षेत् शा. १२, ४, ४, ३.  
सं-वृक्- -म् जै. १३२.  
सं-वृज्य शा. १, ९, २, ३५; ५, २, १.  
१५; का. १, ६, ४, ५; ८; जै. ७४.  
सं/वृत्, सुन्<sup>००</sup>वर्तताम् तै. २, ४, ३.  
१३; सुमवर्तते शा. ७, ४, १, १९;  
सुमवर्तते शा. ६, १, १, १०; २, १;  
३; ४; ७, ४, १, १९; १३, ५, २, २३;  
तै. २, ४, १, १०; तैआ. १, २, ३, १; ३,  
१२, ६; १३, १; तां. ९, ९, १२.  
सं-वृत्- -तम् शांआ. ३, १.  
सं-वृद्धि- -म् सं. २.  
सं-वृहृच्य(√वृहृच्) जै. १९८.  
सं-वृश्चम्(णमुल्)शा. ११, ६, १, ३;  
८; १३, ७, १, ९.  
सं-वेपमान(√वेप्)- -नाः शां.  
१९, ३.  
सं-वेष्टित(√वेष्ट्)- -म् जै. ९२.  
सं-न्याघ- -धे शा. १, २, ४, २; का. २,  
२, २, १.  
सं/व्ये, सुंव्ययन्ति तैआ. ६, १२, १;  
संव्ययन्तु मं. १, १, ५; सुंव्ययस्व  
शा. ६, ४, ३, ८; सुमव्ययत् तै. २,  
७, १५, २.  
सं-वीत- -म् तैआ. २, १, १.  
सं-व्यय(त्→)न्ती- -न्ती तै. २,  
६, ८, ३; ३, १, ३, १; तैआ. ६, १, २.  
सं/वृज्, सुंवृजेत् जै. १६८.  
सं-वृजत्- -न् शा. २, ३, २, ४.  
सं/वृली, सुमवृलीयत तै. १, ५, ४, २.  
सं/शस्, सुंशंसति ऐ. ६, २६; ३६;  
शां. २७, २; शा. १३, ५, १, ८; गो.  
२, ६, १६; सुंशंसती ३ ऐ. ६,  
२६; ३६; संशंसन्ति गो. २, ६, १६;  
संशंसति ऐ. ६, २६; संशंसव  
ऐ. ६, २६; ३६; गो. २, ६,  
१६; संशंसेत् ऐ. ६, २६;  
३६.

संशस-साय गो. २, ४, १५-  
१७.  
संशसा-सायै शां. २८, ७.  
संशसुक-काऽइव गो. १, ३, ५.  
संशस्व, स्ता-स्ता शां. २, ५, ७;  
-स्ताः शां. १४, २; १७, १; ३;  
२, १, १; ३; शांआ. २, १०; -स्ते  
ऐ. २, ३१; -स्तौ शां. १५, ५.  
संशस्य शां. १४, ४.  
संशस्य-म् गो. २, ४, १४<sup>१</sup>।  
संशस्यम्, संशसाम श. ४, १, २, ४;  
सुमशास्यन् श. १, ७, ३, ११; ३,  
४, ३, १.  
संशसम्-म् श. ३, ४, ३, १२.  
संशसान्त-न्तः तै. ३, १०, १, २.  
संशास्यत्-स्यतः श. २, ३, २,  
१२.  
संशर-संशृ द्र.  
संशान-सम्शो द्र.  
संशास्य, संशास्ति ऐ. २, ६;  
ऐआ. १, १, १; ५; श. ३,  
८, ३, ४; तैआ. ५, ६, ९; संशिशधि  
ऐ. १, १३; तै. ३, ५, १२, २; तैआ.  
२, ५, १; १०, १, १: ५.  
संशासन-म् शां. १०, ४.  
संशिञ्ज्, संशिञ्जते श. १३, २,  
३, २.  
संशिञ्जयेत् श. ११, ४, २, २.  
संशित-ति-संशिशान-संशो द्र.  
संशिष्, समंशिष्यत जै. १४४.  
संशेष-षः जै. १४४.  
संशी, सम्शेते गो. १, १,  
३९.  
संशुच्, संशुच्यति श. ६, ४, ४, २०;  
संशोचातः श. ८, ६, १, २२.  
संशु, संशुगाति श. १, १, १,  
१८; २, १, ४, २६; का. १, १,  
४, २४; २, १, १, १३; सम्शरि-  
ष्यते श. ११, ४, २, १४; समशृगन्  
जै. १४.

संशीर्यते तां. १७, ८, ४; सम्श-  
रीर्यते शां. ११, ५; गो. २, ३,  
११; समशीर्यत तां. ११, ५, ८;  
संशीर्यत तां. २१, १४, १४.  
संशर-रः तै. १, ८, ७, १; -रऽ  
इव तां. ४, ४, ४; १८, ८, ४; -राय  
तै. ३, ४, १४, १.  
संशीर्ष-र्षः जै. १४.  
संशो, संशयति श. १, २, ४, १; ७;  
६, ६, ३, १४; २, २, ५; १३, २,  
२, २; का. २, २, २, ४; ५; तै. १,  
७, ३, २; ४; ८; ५, २; ३, ३, १, १;  
८, २३, १; तैआ. ५, ८, १३;  
संशयन्ति श. १२, ८, ३, २६; गो.  
२, ५, ७; सुमशयन् श. १२, ८, ३,  
२६; गो. २, ५, ७.  
संशायति गा. १, ५, १२<sup>१</sup>.  
संशान-नानि श. १२, ८, ३,  
२६; आ. १, २, ५८; २, २३, १९;  
गो. २, ५, ७.  
संशित-तः श. १३, २, ७, ८-  
१०; तै. ३, ३, ११, २; ४; गो. १, १,  
३४-३६; -तम् श. ६, ६, ३, १४;  
तैआ. २, ५, २; -तेन श. १, २, ४,  
७; १५; का. २, २, २, ५; ८.  
संशित-व्रत-व्रतः श. १२, १, ३,  
२३; गो. १, ४, १३.  
संशिति-स्यै ऐ. १, २६.  
संशिशान-नाः तै. २, ४, १, १०.  
संशोभमा(न→)ना-ना तै. २,  
५, ६, ४.  
संश्रि, सुमश्रयताम् तै. १, ५, १२,  
४; ५.  
संश्रित-तम् तैआ. १०, १, १४;  
-ते ऐ. ३, ११.  
संश्रिति-स्यै ऐ. ३, ११.  
संश्री, संश्रीणाति तां. ९, ६, ८;  
१४, ३, २२; १८, ११, १; समश्री-  
णात् तां. ९, ६, ७; १४, ३, २२;  
१६, १२, ४; १८, ११, १; जै. १३०<sup>१</sup>.

संश्रीणीयाम् जै. १३०.  
संश्रु, संश्रवसि ईं. १, ५, १६;  
संश्रुवीरन् शां. ९, १.  
संश्रवस्-वसः आ. १, २, ५८;  
-वसं श. १२, ८, ३, २६; जैआ.  
१, २, ५८; सा. ३, ३, ४; गो. २, ५, ७.  
संश्रावयितृ-तृ शांआ. ४, १<sup>१</sup>.  
संश्रावयितृ-मत्-मान् शांआ.  
४, १.  
संश्लक्ष्य श. ६, ५, २, ४.  
संश्लिष्, संश्लिष्यतः जै. १, १,  
५, ५; सुमश्लिष्यन् तै. २, २, ७, १.  
संश्लेषयेत् ऐ. ५, ३२.  
संश्लिष्ट, ष्टा-ष्टाऽइव श. ३, ३,  
२, १४; -ष्टे जै. २, १२.  
संश्लेष-पान् सा. ३, १, ७.  
संश्लेषि(पिन्→)णी-णी शांआ.  
२, १; -ष्यः शां. ६, १२.  
संश्लव्, सुम्श्लव् सचस्व तैआ. ६,  
१२, १.  
संश्लि, संश्लिदति श. ६, ४, २, ९;  
संश्लिदस्व ऐ. १, १९; शां. ८, ४;  
श. ६, ४, २, ९; १४, १, ३, १५;  
तैआ. ४, ५, २; ५, ४, ६; समश्लिदन्  
तां. २, ३, १९, २; सुमश्लिदत् तै. ३, ७,  
६, १३.  
संश्लादयति श. ६, ४, २, ९; तैआ.  
५, ८, १३; संश्लादयन्ति श. १,  
१, २, २३; समश्लादयन् ऐ. १, १९.  
संश्लद्-सत् तां. १, ६, ७; जै.  
१४१; जै. २, ४, २, १३; संश्लद् जै.  
१४१; जै. २, ४, २, १४; -सदि  
ऐआ. ३, २, ५; मं. २, ४, २.  
संश्लन्-न्तः तै. ३, १०, १, ३;  
तैआ. ५, ११, ३; -ष्ये शां. १८, ५.  
संश्लान-नः तै. ३, १०, १, ३.  
संश्लाघ तां. ६, ६, १.  
संश्लाघमान-नाय ऐ. १, २२.  
संश्लव्, संश्लुयात् शां. ७, १.  
संश्लिष्यदत्(स्वन्द्)-दत्



श. ५, १, ५, १९.  
 सं/सिच् → न्, सुम्...सिन्वामि  
 तैआ. ६, १, १; सुम्...सिन्वतु  
 तैआ. २, १८, १; सुम्...  
 सिन्वतु जै. ११६; सुम्...  
 सिन्वन्तु जै. ११६; समसिन्वत्  
 शां. ६, १.  
 सं-सिद्ध, द्वा(√सिध्)-द्दम्, -द्दा  
 श. ४, ३, २, १०; -द्धानि  
 शां. १७, ४; -द्धानि: शांआ  
 २, ९, १०; -द्घेन शां. १७, ४;  
 शांआ. २, ११.  
 सं/सुच्.सुञ्चुतः, सुञ्चुतः तै. १,  
 ४, ६, १.  
 सं-सव- -वः ऐ १, ३; जै. १२८;  
 -वा: गो. १, ३, १९; -वे जैउ. १,  
 २, २, ३.  
 सं-सुत- -तौ तां. २, ४, १; १०;  
 १४.  
 सं-सुन्वत्- -तो: तै. १, ४, ६,  
 १; ४.  
 सं/सृच्.सृञ्जति ऐआ. १, ३, ४:  
 श. ३, ९, ३, २९; ६, ५, १, ४; ६:  
 ८; १२; श. १२, ९. २.  
 ५; तै. १, ३, ३, ६; ७; ७, ६, १;  
 ३, २, ३, ६; १०; तैआ. ५, २, १३;  
 संसृञ्जति तै. १, ४, ३, ४; संसृञ्जेते  
 श. ४, १, ४, ५; संसृञ्जन्ति शां. १२,  
 १; संसृञ्जाथ तै. २, ७, १७, १; २; ३;  
 तैआ. ६, ३, २; संसृञ्जामि श. ६,  
 ५, १, ५; तै. २, ५, ३, ३; ३, ७, ४,  
 १५; सं. १, १, ३; सुम्...सृञ्जामि  
 तै. १, २, १, १७; सुम्...सृञ्जामि  
 श. १२, ७, ३, ५; तै. २, ६, १, १;  
 संसृञ्जामः श. ३, ९, ३, ३०; संसृञ्ज-  
 तान् ऐ. २, ७; श. ११, ७, ४,  
 २; तै. ३, ६, ६, ३; संसृञ्जन्तु तै. ३,  
 १०, ६, १; संसृञ्ज श. १२, ९, २, ९;  
 तै. २, ६, ६, ५; ३, ७, ४, ७; जै.  
 १२७; सं. २, २, १८; सुम्...सृञ्ज

ऐआ. १, ३, ४; तै. १, ४, ४, १०; संसृ-  
 जत जैउ १, ४, २, १०; सुम्(सृजत)  
 ऐ. १, २, २: संसृञ्जानि श. १४, १,  
 १, ३१; संसृञ्जावहै श. ४, १, ४, ४;  
 तै. १, ७, १, ३; संसृञ्जाव श. ५,  
 १, २, १७; संसृञ्जाम जै. १७४;  
 सुम्...असृजत तै. २, ८, ४, ४;  
 सुमसृजेताम् श. ४, १, ४, ४; तै.  
 १, ७, १, ३; समसृजन् जैउ. १, ४,  
 २, १०; १८, ५, १, संसृजेव श. १,  
 ७, ३, २१; संसृजेत् तै. १, ४, ३,  
 ५; तैआ. ५, २, १३; संसृजेथाम्  
 श. ८, ६, ३, २३; संसृष्ट गो. २,  
 ६, ९; समसृञ्जुः जै. १७४; जैउ.  
 १, ४, २, ११; संसृञ्जाथाम् ऐ. ८, ८;  
 श. १२, ७, ३, १४; तै. १, ४, २, २;  
 २, ६, १, ४; सुमसृद्धमहि श. १२,  
 ९, २, ९; तै. २, ६, ६, ५; जै. १२७.  
 संसृज्यते ऐ. १, १३; श. ३, ९,  
 ३, ३०; १४, ७, १, ८; जैउ. १,  
 १, ३, ८; संसृज्येते तै. ३, ७, ३,  
 ५; संसृज्यन्ते तै. ३, ७, ३, ५;  
 सुम्...सृज्यन्ते ऐ. ५, १; सुम्...  
 सृज्यध्वम् तै. १, ७, ६, १; ३, २,  
 ८, २; समसृज्यन्त तां. २४, १८,  
 ३; ७; जै. १७; संसृज्येत जै. १,  
 १, ३, ८; संसृज्येयाताम् ऐ. ७, ६;  
 संसृज्येत् ऐ. ७, ६; ७; श. १२,  
 ४, ४, २; ५; जैउ. १, १, ३, ८.  
 सं-सृज्य श. ६, ५, १, ५; ७; ६, ४,  
 ९; ८, २, ६; १२, ३, ५, २; १४, ३,  
 २, २१; ९, ४, २५; तै. ३, २, ८, २.  
 सं-सृष्ट, ष्टा- -ष्टः श. ४, ३, ३, १५;  
 तै. १, २, १, १७; -ष्टम् श. ४, १, ५,  
 १४; का. २, १, ३, २, तै. १, २,  
 १, १७; ३, ७, ८, ३, -ष्टम् ऽइव  
 श. १, १, ३, ५; १४, १, १, ३०; -ष्ट्या  
 श. ६, ५, १, ९; तै. १, ८, ७, ४;  
 सं. १; -ष्ट्या: श. ३, ६, १, ७;  
 तां. २४, ११, ५; -ष्ट्याम् श. ६,

५, १, ९.  
 संसृष्ट-धयु- -म् तै. २, १,  
 १, ३.  
 सं/सृच्.संसर्पन्ति ऐ. ५, २३; सुम-  
 सर्पत् तै. १, ८, १, १; संसर्पयुः  
 तां. ५, ६, ७; सुमसृपत् श. ७,  
 ५, १, ९.  
 सं-सर्प- -र्पः तां. १, १०, ७; गो.  
 २, २, १४; -र्पाणि आ. २, ५, १;  
 -र्पाय तै. ३, १०, ७, १; -र्पे आ.  
 २, ५, १; -र्पौ जैआ. २, १५,  
 १; ९.  
 सं-सृप्- -सृपः तै. १, ८, १, २;  
 -सृपाम् तै. १, ८, १, १; -सृप्ति:  
 तै. १, ८, १, १.  
 सं-सृत्-त्त्वा- -न् तै. १, ८,  
 १, १.  
 सं-सृप- -पः श. ५, ४, ५, ३.  
 सं/स्कृन्द्, सुम्...अस्कृन्द् श. ९,  
 १, २, २१.  
 सं-स्/कृ, संस्कृते ऐ. १, १९;  
 २, ४०; ३, २४; ६, २७; ऐआ. १,  
 १, २; ४; ३, ५; ८; श. ७, १, २, २१;  
 ४, १, ३, ३; १०, २, ५, १; २; ५, १,  
 ५; १३, ८, १, १७; तै. १, ५, ९, ७;  
 संस्कृते श. १०, ५, १, ३; गो. २,  
 ३, १७; संस्करोति ऐ. ३, २८; ५,  
 ३३; ६, २९; शां. ६, ११; शांआ.  
 ४, ६; श. ३, ४, ४, १४; १७-२०;  
 ६, २, २, ११; ४, २, ६; ५, ३, ७; ८,  
 १, ४; ७, २, १, ६; ४, ३; ३, १,  
 ४२; २, २, ४; ६; १०, ४, १, २;  
 ३, २, ४; १२, २, २, ५; ६, १; १३, २,  
 २, १२; १४, १, २, १८; तै. ३, २,  
 ७, ४; ३, ५, ५; संस्करोति तै. ३,  
 ८, ३, ४; गो. १, ३, २; संस्कृन्ति  
 ऐ. ५, ३३; ६, ३१; शां. ३, ८; ६,  
 ११; २, ७; शांआ. १, १; श. ४,  
 ३, ४, ५; जैउ. ३, ४, २, २; गो. २,  
 ६, ७; संस्कृन्ते श. १०, ४, ५, ३;

संस्कुर्मः श. ७, ५, २, ४३;  
 सञ्चस्कर तैआ. १, १, २; २१, १;  
 २५, २; संस्करिष्यामि जै. १५७;  
 संस्कुष्व श. ७, ५, २, ३२-३६;  
 संस्कुष श. १, १, ४, १०<sup>१</sup>; का. २,  
 १, ३, १४; संस्करवाम श. ७, १,  
 २, २; ३; समस्कुर्वन्त ऐ. १, २५;  
 श. ७, ४, १, ३३; १०, २, ५, १, २;  
 समस्कुर्वन् श. ६, १, २, २९; २, २,  
 ७; १२; ७, १, २, ८; २, १, ५; ३,  
 ५; ३, १, १६; ८, १, १६; २, १३;  
 ५, १, २६; ८, ३, ३, १२; ६,  
 ३, १७; ९, १, २, २१; २, १, १३; ४,  
 २, १६; ५, १, ५५; १०, ४, १, १;  
 समस्कुर्वन् श. ६, २, २, १२; ७,  
 २, १, ५; ९, २, २, ४; १०, १, ३, ९<sup>१</sup>;  
 ४, १, १; १२; १९; तां. १४, ९, २७;  
 १५, ३, २९; संस्कुर्वात् श. ६, २,  
 १, २७; ३३; जै. १५७; जैउ. ३,  
 ४, २, ३.  
 संस्क्रियते शां. ६, ११<sup>१</sup>; श. ७,  
 १, २, २३; १०, ४, २, २९<sup>१</sup>;  
 ११, २, ६, १; संस्क्रियते श. १०,  
 २, ६, १३; गो. १, ३, ३; संस्क्रियन्ते  
 ऐआ. १, ५, १; शां. ६, ११; समस्क्रि-  
 यत श. १०, ४, २, २६<sup>१</sup>.  
 संस्करिष्यत्-ष्यन् श. ७, २, २,  
 २; ७; १८; ४, ७; १९; ष्यन्तः श. ६,  
 ३, १, १५; ७, २, २, २; ७; १८; ४,  
 ७; १९.  
 सं-स्कृत,ता-न्तः श. ७, ५, १, ३५;  
 ८, १, ४, ३; ५<sup>१</sup>; २, ४, १७; ४, ४, ४;  
 ६, १, १; २, १; ७, ४, ७; ९, १, १, १;  
 २, ३, २; २, १, २; ३, ४, ८; ३, १,  
 १; २, १; ४, २, १, २; १६; १०, २, १,  
 ८; गो. १, १, २९<sup>१</sup>; -तम् ऐआ.  
 १, १, ४<sup>१</sup>; श. ३, ३, ४, १६; ५, ४,  
 २४; १४, २, २, ४३; का. २, १, ३,  
 १४; तै. ३, २, ७, ४; -तस्य श.  
 ७, ५, १, ३८; -ता तै. ३, ३, ५, ५;

जै. १५१; -ताः तै. १, २, १, ८;  
 -ताम् तै. ३, ७, ४, ८; -ने श.  
 ३, २, १, २२; तां. १३, ६, ९.  
 संस्कृन्तु-म् तै. २, ४, ६, ९<sup>१</sup>.  
 सं-स्कृति-ति तां. १५, ३, २८;  
 -तिः ऐआ. १, ३, ७; श. ४, २, १, २७;  
 ७, ४, १, ४<sup>१</sup>; ८, ३, ४, ११; -तिना  
 तां. १४, ९, २७; १५, ३, २९; -तेः  
 तां. १५, ३, २९; -स्यै तां. ११,  
 ३, १; १५, ३, २८.  
 संस्कृति-स्व-म् तां. १५, ३, २९.  
 सं-स्कृत्य ऐ. २, १४; शां. २५, ७; श.  
 ७, १, २, ६; ११; २, १, १; ८, २, १,  
 १; ३, १, १; ४, १५; ४, १, १; ५, १,  
 १; ९, २, १, २२; २, ७<sup>१</sup>; ३, ५, १; ३,  
 १, ६; २६; २, २<sup>१</sup>; १०, ४, १, १२;  
 ५, २, ६; ११, ३, ३, ४-६; ५, ९, १;  
 १३, २, ७, १५; ४, ४, ११; १४, ९,  
 ३, १; गो. २, ६, ८.  
 सं-स्क्रियमाण-गयोः श. ७, १,  
 २, २३.  
 सं-स्तम्भ(√स्तम्भ्)-म्भम् तै. २, ७,  
 १८, १; म्भेऽम्भे का. २, १, ३, २०.  
 सं-स्तुव,ता(√स्तु)-न्तः तां ६, ३,  
 ६; १२, १३, २४; १९, १, ४; जै. ६२;  
 -तम् तै. ३, १०, १, २; जै. ६२;  
 -तस्य ऐ. ३, ४१; गो. १, ५, २३; -ता  
 तां. १३, १२, ३; -ताः तै. १, २,  
 २, २; तां. १३, ४, ३; -तानाम्  
 तां. १६, २, ८; १९, ३, ९; ११, १०;  
 २०, १, ५; १२, ४; -तानि जैउ. ४,  
 ६, १, ७; २, ५<sup>१</sup>.  
 सं-स्तुवत्-वन्तः गो. १, ५, २४.  
 सं-स्तुम्-पै श. ८, ५, २, ५<sup>१</sup>.  
 सं-स्तोभ-भः जैआ. २, १३, ४;  
 आ. २, ३, ५.  
 सं/स्तु,संस्तृणाति श. १, ९, २, २४<sup>१</sup>.  
 संस्त्रियते श. १३, १, २, २.  
 सं-स्तीर्थ शांआ. ४, १५; श. १४,  
 १, ३, १; तैआ. १, २२, ९.

सं/स्था(→तिष्ठ्), संतिष्ठते ऐ.  
 २, ३, १; ६, ३; ऐआ. ५, ३, २; शां. ६,  
 १०; १७, ४; १९, ९; २४, ९; २५,  
 ९; १४; २६, १०; १३; १७; शाआ.  
 २, १८; श. १, ५, ३, २३; ८, १, ७;  
 २, ३, १, १३; ३, १८<sup>१</sup>; ४, १, १, ७;  
 ९, १, २, ३९; ४, ४, १५; १३, १, ३,  
 ६; का. १, ३, १, ७; २, २, १, १९;  
 तैआ. २, १०, १<sup>१</sup>; १३, १; संतिष्ठते  
 श. ३, ४, ४, २२; ८, ५, ११; ९, २,  
 १३; ४, ५, १, १६; ५, ४, ५, ५; तै.  
 ३, ३, २, ३; तां. ५, ७, ६; १०, ९-  
 ११; १३, १२, १४; १८, ६, २१;  
 २४; सम्-तिष्ठते तां. ५, ७, ६;  
 संतिष्ठते श. १३, २, ४, १०; सम्-  
 तिष्ठतः श. १, ९, ३, २; संतिष्ठन्ते  
 श. ११, ४, १, ५; संतिष्ठन्ते श. ११,  
 ४, १, १२; तै. १, ५, ९, ३; तैआ.  
 २, १०, १; सम्-तिष्ठन्ते श. २,  
 ३, १, १३; का. १, ३, १, ७; संतस्थे  
 शां. ६, १०; श. ११, २, ३, ७;  
 सतिष्ठतै ऐ. ८, ९; ५, ३, १<sup>१</sup>;  
 संतिष्ठस्व श. ११, २, ३, ९<sup>१</sup>; तै.  
 ३, ७, ६, १९<sup>१</sup>; २०<sup>१</sup>; जै. १२२<sup>१</sup>;  
 सम्तिष्ठत श. १, ८, १, २६;  
 संतिष्ठत श. १, ९, २, २५; जै.  
 १२७.  
 संस्थापयति ऐ. ३, ३७; श. १, ५,  
 ३, २३; ६, १, १३; ४, १, १, १३;  
 १५; १६; ९, ५, १, ३०; ३१; १३,  
 २, ४, ६; ६, २, १५; ८, १, १७; तै.  
 ३, ८, ८, २०; ९, १, ६; संस्थापयति  
 श. ६, २, २, ३८; ७, २, ३, ७;  
 संस्थापयन्ति शां. ५, १०<sup>१</sup>; शां.  
 १९, ६; तां. ५, ७, ४; ८, ९, १७;  
 ११, ५, १९; संस्थापयामि श. १३,  
 १, ३, २; तै. ३, ८, ६, ३; संस्था-  
 पयामः ऐ. २, ३१; श. ४, १, १,  
 ६; संस्थापयिष्यसि श. १३, ६,  
 २, १३; संस्थापयामि ऐ. ६, ३;

† 'तऽत्र' इति पपा. =क. ६, २८, ४.

शां. ७, ३; १३, ५; १९; १६, १; २; ६;  
 श. ६, २, २, ३८; गो. २, ४, ५;  
 संस्थापयाम ऐ. २, ३१; शां. १९,  
 ६; श. १, ५, ३, २१; ९, ५, १, २८;  
 संस्थापयाम श. ४, १, १, ६; सम-  
 स्थापयत् श. ६, २, १, ७; जै.  
 १०२<sup>१</sup>; समस्थापयन् श. १, ५,  
 ३, २२<sup>१</sup>; २३<sup>१</sup>; ६, १, १०; ४, १, १,  
 ७; ६, २, १, ७; ९, ५, १, २७; २९;  
 समस्थापयन् श. १, ५, ३, २३;  
 २५; ७, २, ३, ७; ९, ५, १, २७<sup>१</sup>; २९;  
 समस्थापयम् प. १, ४; गो. २,  
 २, १०<sup>१</sup>; संस्थापयेत् ऐ. २, २८;  
 २९; श. ३, ७, २, ८<sup>१</sup>; ६, २, २,  
 ३८; संस्थापयेत् श. ३, ७, २, ८;  
 १३, २, ४, २; तै. ३, ९, १, २; ३;  
 गो. २, ३, ७; समस्थापयेत् श.  
 ६, २, २, ३८<sup>१</sup>; संस्थापयेयुः ऐ. ३,  
 ४४; ६, २, ३; गो. २, ४, १०; ६, ५;  
 समतिष्ठिपत् ऐ. २, २८; २९; श.  
 १, ८, ३, ७; समतिष्ठिपः श. १६,  
 ५, ३, ४; गो. २, ३, ७<sup>१</sup>; संतिष्ठिपः  
 श. १३, ६, २, १३; समतिष्ठिपम्  
 श. ११, ५, ३, ७.  
 संस्थाप्यते गो. १, २, ९.  
 संस्थापयिरेयुः शां. २५, १०.  
 सं-तिष्ठमान- नाः तां. ५, ९, १४;  
 -नानि ऐ. ६, १७<sup>१</sup>; गो. २, ५,  
 ११<sup>१</sup>.  
 सं-स्थ- -स्थम्, -स्थे गो. १, २, ९.  
 सं-स्था- -स्थया श. ११,  
 २, ७, २८; -स्था ऐ. २, २८;  
 २९<sup>१</sup>; ३, २९<sup>१</sup>; ६, ३; शां. १३,  
 ५; ९; १६, १; २; ६; श. ६, २,  
 २, ३८; ८, १, २, ३; ९, ५, १, ४१;  
 ११, २, ७, २८<sup>१</sup>; १२, ८, २, ३६; ९,  
 १, ११; गो. २, ३, ७; ४, ५; -स्थाः  
 तै. ३, १२, ९, ६; जै. १, ६, १,  
 ६; २, ४; -स्थाम् ऐ. ७, १७;

श. १, १, १, ३<sup>१</sup>; ९, १, ४; २३; २४;  
 २५<sup>१</sup>; २६-२८; ७, २, ३, ७; १०,  
 ५, २, ६; ११, २, ७, २८<sup>१</sup>; १३, ५,  
 ३, ६; का. २, १, १, ३<sup>१</sup>; -स्थायाः  
 श. ३, १, ३, ६; २, १, ७; ३५; १३,  
 ४, ४, ३; तै. ३, ९, १४, ४; गो. १,  
 ५, २४; -स्थायै श. ९, ४, ४, १५.  
 संस्था-रूप- -म् श. ९, ४, ४, १५<sup>१</sup>.  
 सं-स्थान- -म् शां. ३, ३, ५.  
 संस्थाना(-नऽअ-)ध्यायिन्-यिनः  
 गो. १, १, २७.  
 सं-स्थापयत्- -यन् ऐ. २, ३१<sup>१</sup>.  
 सं-स्थाप्य ऐ. २, ३१; श. ११, ५,  
 ५, ११; तां. १५, ९, १४<sup>१</sup>.  
 सं-स्थाप्य- -प्यः तां. ६, ७, १४.  
 सं-स्थाय श. १३, ८, १, ९.  
 सं-स्थित, ता- -तः श. १, ५, ३,  
 २१; २३; ४, १, १, ६; गो. १, १,  
 ३३; -तस्य श. ६, ६, १, २२; तै.  
 ३, ८, ६, ५; -तयोः श. ११, २,  
 ४, १०; -तान् ऐ. ३, ५; गो. २,  
 ३, १<sup>१</sup>; -तायान् शां. १८, १४<sup>१</sup>;  
 १९, ६; ७; श. १३, ४, २, १५; ४,  
 २; ४; ५, ४, २५; २७; ६, २, १६;  
 -तासु श. १३, ४, ३, ६-१४;  
 -ते ऐआ. ५, १, १; शां. १८, १४;  
 २६, ६; २७, ४; श. १, १, १, ३; ६;  
 ७, ३, २८; ९, ३, १; ४, ३, ५, २<sup>१</sup>; ८;  
 ६, ६, १, २२<sup>१</sup>; १३, ३, ६, ६; ५, १,  
 ४; तै. ३, २, ७, ६; ९, १८, १<sup>१</sup>; २;  
 तां. २५, १०, ३; ८; जै. ७५; गो.  
 १, ३, १९<sup>१</sup>; -तेऽ-ते गो. १, ५,  
 १५; -तेन श. ४, १, १, ७<sup>१</sup>; १३,  
 १, ३, २; तै. ३, ८, ६, ३; -तेषु  
 शां. २७, ४; -तेषुऽ-तेषु श. १२,  
 ३, ४, ६.  
 संस्थित-दर्शपूर्णमास- -सः शां.  
 ४, १.  
 संस्थित-यजुष- -ञः ऐ. १, ११;

-ञ्षि श. ९, ५, १, २९.  
 संस्थित-होम- -मान् गो. १, १.  
 ३९; -मेषु गो. २, १, १७.  
 सं-स्थिति- -तिम् श. १३, १, ३, ४;  
 तै. ३, ८, ६, ५; -तौ का. १, १, ४,  
 २; २, १, १, ३; ५.  
 सं/स्पृश, संस्पृशते श. १, ९, ३, ७;  
 ५, १, ५, २५; २, १, १३; १६; ५, ३;  
 ७; ११; गो. २, १, ३; संस्पृशन्ते  
 श. ४, ४, ३, १५; संस्पृशे श. ७, २,  
 १, १२; संस्पृशेय श. ३, ९, ४, २०.  
 संस्पृशयति श. ३, ७, १, ११;  
 ९, ३, २९; ४, २०; २१; संस्पृशयति  
 श. ३, ९, ३, ३०; ४, १, २, २४;  
 समस्पृशयन् श. ३, ९, ४, २०;  
 संस्पृशयित् तै. ३, ३, ७, ९.  
 सं-स्पर्श- -शान् जै. ४, ११, ५, ७.  
 सं-स्पर्शम् शां. ४, ४.  
 सं-स्पृश्य ऐ. ७, २; तै. १, ३, २, ३.  
 सं-स्पृश- -स्पृशः श. १४, १, ३,  
 १४; २९.  
 सं-स्पृश्य शां. १, ७; ४, १५.  
 सं-स्पृष्ट, ष्टा- -ष्टः शां. ६, १;  
 -ष्टम् श. ९, २, १, २३; १४, ३,  
 १, १६; जै. २०३; -ष्टाः श. ८,  
 १, ३, १०; -ष्टानि श. ४, १, २,  
 २४; -ष्टे श. ७, १, १, २९<sup>१</sup>; ३१;  
 ८, ६, २, १८<sup>१</sup>; ७, ३, ९<sup>१</sup>; ११<sup>१</sup>; -ष्टौ  
 श. ७, १, १, ३१.  
 सं/स्फल्, संस्फालयेत् तै. १,  
 २६, ३.  
 सं-स्फान(√स्फाय)- -०न, -नः गो.  
 २, ४, ९.  
 सं/स्फुर, संस्फुरन्ते तै. ३, ८, २१,  
 १; संस्फुरेन् श. १३, ३, ३, ७;  
 तै. ३, ८, २१, १.  
 सं-स्मयना(न→)ना(√स्मि)- -ने  
 तै. ३, ६, २, २.  
 सं/सु, संस्रवति श. ७, ५, ३, ११;

† 'संस्थापयामि' इति पाठे । † ऐ. २, २९; इत्यत्रापि मध्यमपुरुष एव साधीयान् स्यात् । अतः स्पष्ट-  
 मुपा-साक्ष्यमुपस्य तदनुसृत् G. नादराहः ।

एव साधीयान् स्यात् । अतः स्पष्ट-

समस्रवत् श. ४, ४, ३, ४.  
 समसुस्रोत श. २, ५, १, ४५.  
 सं-स्रव- -वः श. १, ८, ३, २५; ३.  
 ९, ३, ३, २; ४, ४, २, १३; ५, ४, २,  
 १०; -वम् श. ३, ५, ३, १३; १४;  
 ४, २, १, २९; ३०; ३, १, २०; ३, ५,  
 ६; ५, ५, १, ३-६; १४, ९, ३, ४<sup>५</sup>;  
 ५<sup>५</sup>; ६<sup>५</sup>; ७<sup>५</sup>; ८<sup>५</sup>; -वाः श. ४, २,  
 १, ३, १; ३, ५, १४; -वान् ऐ. २,  
 ३०; शां. १३, ६; श. ५, ४, २, ७;  
 १२, ८, ३, १४; -वौ श. ४, ३, ५,  
 २०; २१; २३; २४.  
 संस्रव-भाग- -गाः श. १, ८, ३, २५.  
 संस्राव-भाग- -गाः तै. ३, ३, ९, ७<sup>५</sup>.  
 सं/स्व, समस्वरन् ऐ. १, २०; शां.  
 ८, ५.  
 सं/हन्, संजघ्ने श. ३, ४, २, १६;  
 समहन्यत श. १०, ६, ५, २; तै.  
 २, २, ९, २.  
 सं-हत- -म् सं. २, १, ५.  
 सं-हृत्य श. १४, ७, १, १९.  
 सं-हनु- -नु गो. १, २, ८.  
 सं/रहा, संजिहीते श. ४, २, २, ११<sup>३</sup>;  
 संजिहते श. १, २, ४, १३<sup>३</sup>; का  
 २, २, २, ८; संहास्यन्ते श. १, २,  
 ४, ११; का. २, २, २, ७; समजि-  
 हीत श. ४, २, २, ११; समजिहत  
 श. १, २, ४, १२; का. २, २, २, ७;  
 समहास्त श. ४, ६, ४, २.  
 सं-जिहान- -नः ऐ. ७, १५.  
 सं-हातुम् श. १, ६, ३, ३६; ४, ६,  
 ४, १.  
 सं/हि, सम्'हिनोमि गो. २, ४, १७.  
 सं-हित, ता(√धा)- -तः शां. १३, ६;  
 शांआ. ७, २<sup>३</sup>; ४<sup>३</sup>; श. ४, ४, ३, ३;  
 ५; ८, ७, १, ३; ६; ९, ४, १, ८<sup>३</sup>; जै.  
 ४७; ४९; -तम् शां. ११, ५; तां.  
 ८, ४, ८-११; ११, ५, ४; १२, ११,  
 ३; जै. ४९<sup>५</sup>; आ. १, ४६८<sup>३</sup>; गो.  
 २, ३, ११; -तस्य जै. ४९; -ता  
 ऐआ. ३, १, १<sup>५</sup>; ५<sup>१</sup>; ६<sup>१</sup>; २, ६<sup>१</sup>;

शांआ. ७, २<sup>३</sup>; ४; ५<sup>३</sup>-७<sup>३</sup>; ८; १२;  
 १३; १५<sup>३</sup>; १६<sup>३</sup>; १७<sup>३</sup>; १८: १९;  
 २०<sup>३</sup>; २१<sup>३</sup>; ८, १०; ११<sup>३</sup>; सं.  
 १<sup>५</sup>; २; सा. १, ४, १२; १४; १६;  
 १८-२०; -ताः शांआ. ८, ११;  
 श. ८, १, ३, १०; सं. १; -तानि  
 शांआ. २, १<sup>५</sup>; ७, २, २; -ताम् ऐआ  
 ३, १, १; २; ५<sup>५</sup>; ६<sup>५</sup>; २, ३; ६;  
 शांआ. ७, २; ४-८; १२; १३; १४<sup>५</sup>;  
 १५-२३; ८, ४; जै. १४०; सा.  
 १, ४, १७; -तायाः ऐआ. ३, १, १;  
 शांआ. ७, २; तैआ. ७, ३, १;  
 -तायाम् शां. ७, २, १; -तायै  
 ऐआ. ३, २, ६; शांआ. ८, ११;  
 -ते श. ४, २, १, १९; ६, ४, ३, ५<sup>३</sup>;  
 ८, ६, २, १४; प. १, ३; सं. ३;  
 -तेन तां. २, ४, ९; -तैः श. १, ६,  
 ३, ३७; ४, ६, ४, २; तां. ७, ३, ९;  
 -तौ श. ८, १, ३, ८; ९.  
 सं-हि(त→)ता- -ता श. २, ३,  
 ४, २७; का. १, ४, १, २१<sup>३</sup>.  
 संहित-त्व- -म् जै. ४९.  
 संहित-प्रतिपद्- -पत् जै. १०८.  
 संहिता-सहस्र- -स्रोग सा. १, ४, ११  
 संहितो(तऽउ-)पनिपद्- -पदः  
 सं. १.  
 सं/हु, सञ्जुडोमि गो. २, ४, ८.  
 सं-हविस्- -विः शां. १८, १२.  
 सं/ह, श्रु. संजभार तै. २, ८, ७, १;  
 संजहुः श. ३, ५, १, १५; संजभ्रुः  
 ऐ. १, १८; गो. २, २, ६; संहरत्  
 ऐ. ३, ११; मा. २, ६, ११.  
 सम्'जिहीर्षति श. ३, ८, १, २.  
 सं-हरिष्यत्- -ष्यन् श. १, २, २,  
 ४; का. २, २, १, ३.  
 सं-हार्य- -र्यः शां. २१, ३<sup>३</sup>; ४<sup>३</sup>;  
 -र्यम् तैआ. १, ३, १, २.  
 संहार्य-प्रथम- -गः शां. २१, ३<sup>३</sup>; ४<sup>३</sup>.  
 सं-हृत्य श. ३, ८, २, ६; ५, ३, ५,  
 २३; सा. ३, ७, १०.  
 सं-हारि(त→)ता(√हृ) - -ता श.

१, २, ५, १६; का. २, २, ३, १५.  
 सं-ह्वयितवै(√ह्व) श. ४, १, ५, ४.  
 स-कल- -लः गो. २, २, ५; -लम्  
 शांआ. १४, २; तैआ. २, २, १.  
 स-कल्प- -ल्पाः गो. १, २, १०.  
 स-काकुद्- -दः गो. १, ३, १८.  
 स-काम- -मः तै. २, ५, ३, २.  
 स-कार- -म् शांआ. ८, ११.  
 स-कृति- -म् तै. २, ४, ६, ४.  
 स-कृत ऐ. १, २६; २, २८; ३, ३१; ६,  
 २०; ३१; ७, १७; ऐआ. १, २, २;  
 शां. २, ८; ७, ४<sup>५</sup>; ८, ९; १०, ४; १३,  
 ६<sup>३</sup>; १५, ३; श. १, २, २, ११; ३, २,  
 १८<sup>३</sup>; २, ४, २, ९<sup>३</sup>; १३<sup>३</sup>; १७; १९;  
 ५, २, ३९; ६, १, ६; ८<sup>३</sup>; १४; १६;  
 २६-२९; ३१; ३२<sup>३</sup>; ३, १, ३, १६<sup>३</sup>;  
 ३, ३, १, ४; ४, २, ६; ४, ४, २, ३;  
 ५, १६; १७; ५, २, ९; ३, १, १, १०;  
 ६, १, १०; ५, १, ३, ५; ७, १, १,  
 १४; २६; ४, २, २, ३; २७; २९; ५,  
 १, २५; ८, १, १, ६; ९; २, ३; ६;  
 ९; २, १, १६; ३, २, ५; ६; ४, २,  
 १४; ७, १, ६; २, ५; ३, २०; २, २,  
 ३, ४४; १०, २, ५, १३<sup>३</sup>; ११, १,  
 ६, ३२<sup>३</sup>; ५, १, १०; १२, ५, १, ८;  
 ९; १२; २, १२; १३, १, ३, ७; ८;  
 ४, ३, ५; ५, ३, ६<sup>३</sup>; १४, २, २, १५;  
 ३५; का. १, १, ४, २४; ३, ३, ९<sup>३</sup>;  
 ११<sup>३</sup>; १४; ३, १६; ५, २, १४; ६, १,  
 ५, ११<sup>३</sup>; १४; १६-२०; २१<sup>३</sup>; २,  
 २, १, ८; तै. १, ३, १०, ५; ६, ३,  
 ६; २, १, ९, १<sup>३</sup>; ८, ८, २; ३, ३, ८,  
 ३<sup>३</sup>; ९; ८, ८, ३; तैआ. २, ११, १<sup>३</sup>;  
 ४, २, ८, १; ५, ६, २; तां. ९, १०,  
 १; जै. १७; १७९; जंड. ३, ५,  
 ७, ४; सा. १, २, ७; गो. १, ३, ७;  
 ९<sup>३</sup>; १५<sup>३</sup>; २, १, २४; ६, २; ९;  
 सकृतऽसकृत श. १, ३, २, १८; ८,  
 २, ५<sup>३</sup>; २, ५, ३, ३९; ६, १, ३, २;  
 ५, १, ३, ५; ७, ५, २, ६०; १२, २,  
 ३, १३; का. १, ६, १, २१; तै. ३,

३,८,११; तां. १८, ५, १६; गो.  
१,४,१६; २, १, ४; सकृत्सङ्घ  
शां. ५,६; १०,८; तै. १,३,१०,  
५; ६,३,६.  
सकृच्छ(न्सङ्घ)स्ता- स्तायाम्  
शांआ. २,१७.  
सकृद्भ(न्सङ्घ)दन- नात् ऐआ. ५,  
३,३.  
सकृद्द(न्सङ्घ)च्छिन्न- न्नम् तै.  
३,७,८,१०; -न्नानि श. २, ४,  
२,१७; २४; का. १, ३,३,१४;  
२०.  
सकृद्दिष्ट(न्सङ्घ)वज- ष्टस्य शां.  
७,४.  
सकृद्दधि(न्सङ्घ)द्धन,ता- ताभिः  
तां. ६,८,१५; -तेन तां. ५,१,५.  
सकृद्दु(न्सङ्घ)मयितु- तः श.  
२,६,१,६; का. १,६,१,५.  
सकृद्दि(न्सङ्घ)द्युत्,त्ता- त्तम् श.  
१४,५,३,१०; -त्तासङ्घ श. १४,  
५,३,१०.  
सकृद्भ्रा(न्सङ्घ)राशंस- म् ऐ. २,  
२४.  
सकृन्म(न्सङ्घ)द्वत्- त्व श. ४, ३,  
३,१०.  
सकृष्णाजि(न→)ना- नाः जै. १२७.  
सक्त-सक्तु, √सञ्ज्.द्र.  
सुक्थि- क्थि ऐ. ७, १; ऐआ. ५, १, ४;  
श. १३, ३, १, ४; तां. २१, ४, ४;  
-क्थिनी ऐ. ७, २; -क्थिभ्याम्  
शां. १६, २, ६; जै. १५०.  
मक्थी- क्थीः श. १३, २, २, ८;  
तै. ३, ८, २३, ३; -क्थी श. ७, १,  
१, १८; २९; ८, १, ४, ३; ६, २,  
९; १०, ६, ५, ३; तै. २, ४, ६, ५;  
तैआ. ४, ३, ५, १.  
सु-क्रु- त् ऐ. २, ९; तै. ३, ५,  
७, २.  
स-क्र- राः जै. २०७.

सञ्ज(√सङ्) - सञ्ज ते. ३, ७, ७, १.  
सञ्जिङ् - ङिः ऐ. ८, १११.  
सु-ज्ञानकर्वा - म् श. ३, २, ३, २१.  
सु-ज्ञय(√सङ्) - यः तै. २, ५, ८, ८.  
स-ञ्जी - रम् प. ४, ४; -रे तां. २४,  
१८, ५.  
सञ्जी-दति - तयः तां. १६, १३,  
१३.  
सुखि- खा ऐ. १, १३; १६; २, ६; ७,  
१३; १५; ऐआ. ४, १, १; श. १,  
८, १, २३; ३, २, ४, २०; ७, १,  
१७; ४, ५; ५, ५, ४, २२; ७, ५,  
१, २५; १२, ४, ३, ५; ७, ३, ९;  
१०; तै. २, ४, ५, ७; ६, १, २; ३; ३,  
५, ८, २; १३, २; ६, ६, १; तैआ.  
१, ३, १; ४, ४, २, ३; मं. १, २, १३;  
७, १६; २, २, ९; गो. २, ३, ६; ४,  
१६; -ञ्जायः ऐआ. ५, २, ५; शां.  
२१, ४; २३, ७; श. ६, ३, २, ४;  
-ञ्जायः श. १३, ८, ४, ३; तैआ. ६,  
३, २; तां. १२, ५, ५; १३, ११, ३;  
१४, ५, ४; -जायः ऐ. १, १३; ३,  
२०; ६, १८; १९; श. ३, ८, ३, ३७;  
तै. २, ८, ३, ५; ३, ७, ७, ११; जै.  
५३; ८५; १९४; मं. २, ६, ५; गो. २,  
२, ४; ६, १; -जायम् ऐ. १, २२;  
ऐआ. ३, २, ४; शांआ. ८, ६, तै. २,  
८, ८, ३; तैआ. १, ३, १; २, १५, १;  
जै. १८६; -ञ्जाया तै. ३, ७, १३,  
४; तैआ ४, २०, ३; -जाया तै. २,  
६, ७, ४; -जायौ तैआ. १, १०, २;  
-खिभिः तै. १, ५, ५, ३; ४; २, ८,  
५, १; -खिभ्यः श. २, ३, ४, ३१;  
का. १, २, ३, १३; ४, १, २२; तै. २,  
४, ७, ११; ५, ५, ५; ७, १३, ३; ८,  
५, ८; तां. १, ५, २; गो. २, ४, १६;  
-खिभ्याम् श. १, ६, ४, ३; -खीन्  
ऐ. १, २६; श. ३, ४, ३, १८; गो.  
२, २, ४; -खीनाम् तैआ. ४, ४२,

३; जै. ३, ५; -ञ्जे ऐ. १, २, २;  
-ख्या ऐ. १, १३; १६; श. १२,  
४, ३, ५; -ख्ये श. २, २, ३, १६;  
गो. २, ३, ६.  
सखि-तम - नःसङ्घ जै. १४०.  
सखि-वत् - वान् ऐ. १, ३०; शां.  
९, ६.  
सखि-विद् - दम् श. ६, ३, १, २०;  
तैआ. १, ३, १; २, १५, १.  
सखी-काम्य - म्याः जै. २०९.  
सखी-कृत्य जै. २०५.  
सख्यु- ख्यम् ऐ. ३, २०; श. २, १, ४,  
१८; ६, ६, १, २१; ११, ५, १, ९;  
तै. २, ८, ३, ५; ३, ७, ६, १४; ७,  
११; मं. १, २, १३; -ख्या तै. २,  
४, ३, १; -ख्यात् तै. ३, ७, ७,  
१२; -ख्यानि श. ११, ५, १, ९;  
-ख्ये तां. १२, ९, ३; मं. ४, २-४.  
सु-नाण - ङाः ऐ. ३, २०; तै. २, ८, ३,  
८; तैआ. १, २७, १; १०, १, ११.  
सु-गह्व - दः गो. १, ५, २४.  
सु-गर,रा - रस्य तै. २, ४, ५, २; -रा  
श. १, ७, २, २६.  
सु-गरस - राः तां. १, ४, १३.  
सु-गर्भ्य - र्भ्यः ऐ. २, ६; श. ३, २,  
४, २०; ७, ४, ५; तै. ३, ६, ६, १;  
मं. २, २, ९.  
सु-गु - नावः तां. २५, ८, २; -गुः तै.  
२, ४, २, ४; तैआ. ४, ४२, २.  
सु-गोत्र,त्रा - त्राम् जै. १३५; -त्राय  
तां. १८, २, १२.  
सु-गिध(√घञ्) - म् तै. २, ६, १०,  
३; ३, ६, १३, १.  
सु-गुप्ता - न्ने श. ३, ३, ३, ७.  
सु-ग्रह - म् शांआ. २, १७.  
√सञ्(←√सङ्), असञ्जोत् जै.  
१७९; सञ्जुयाम् जै. १७९; सञ्ज्यासम् तैआ. ४, ३, ३; ५, ३, ९.  
सु-वो र(√घृण्) - पाः तां. ५, ६, १५.

√मचेगिनि निव. प्रसू. १५ 'रुधा' सुपा. स्वरोऽशुद्धः । वृ.=ऋ. ६, ६१, १८ । † अशुद्धोत् पाठान्तरम् । † 'सञ्जुयाम्' इति पाठान्तरम् ।

संकर्तम्-म्/१कृत्+णमुल्) श. ११,  
६,१,४<sup>१</sup>;९.

सं-कल्प- सं/कल्प् द्र.

संकुसुक(-म्/कम्)- -म् श. ११,४,  
४,८;११.

सं-कुसुक- -कः तैआ. २,४,१.

संका- -कासु तै. २,४,७,५.

सं ← पम्

सं/किन्.संचिकिचिरे शां. १९,९.

सं/कृ.सुम्.क्रन् तै. १,८,८,१.

सं-कर- -रः वं. ३; -रात् सा. ३,  
४,२; वं. ३.

संकरे-वासि(न्→)नी- -म् सा.  
३,४,२.

सं-कृति- -ति श. १३, ३,२,६<sup>१</sup>;  
-तिः तै. १, १,१,५; जै. १९७.

संकृति-पाथुरदम्- -इमे आ. २,  
११,७.

सं-कृत्य श. ३,१,३,४.

सं/कृष,संकर्तति तै. ३, ३,८, २;  
संकर्षत् तै. ३,३,८,१.

सं/कृष्.सुम्इङ्क् कोपयति श. १,  
४,१,१६.

सं/कृ.संकिर ऐआ. ५,१,६.

सं/कृत्.संकल्पेथाम् श. ७,१,१,  
३८; १२,४,३,४.

संकल्पयते शां. २,७; संकल्पयति  
ऐआ. ३,१,१; श. ३,४,२,६;७;

१०,५,२,१५;संकल्पयति श. १४,  
४, १, ७<sup>१</sup>; संकल्पयन्ति श. ११,  
७, १, २; संकल्पयन्ति श. १०,  
५,३,३; समचीकृष्णम् शां २,७.

सं-कल्प- -ल्पः ऐआ. २,६,१; श.  
१४,४,३,९; जैउ. ४, १०,४,५;

-ल्पम् शां. १५, १<sup>१</sup>; शांआ. ५,  
२; -ल्पानाम् श. १४,५,४,११;  
७,३,१२.

संकल्प-जृति- -म् तै. ३, १२,३,४.

सं-कल्पमान- -म् तै. ३, १०,१,१.

सं/कृन्.सुम्इङ्क् क्रन्ते श. १.६.

३, ३३; संक्रामति शां. ११, ४;  
श. १,५,३,६; ८,१,३, ५<sup>१</sup>; तां.  
३,४,२<sup>१</sup>; १३,२<sup>१</sup>; सुम्.क्रामन्ति

श. १३,२,४,४; तै. ३,९, १,४;  
संक्रामतु तै. ३,८, १७,३; संक्रा-

मेत् शां. ११,४<sup>१</sup>; १४,२; जै. ११२;  
गो. २, ३, ११<sup>१</sup>; सुम्.क्रामेयुः

श. १३,२,४,२.

संक्रमयति श. ६,३,३,१४.

सं-क्रम- -मः ता. १, १०, १२;  
जैआ. १,४२७; गो. २, २, १४;

-माय तां. १,१०,१२; -मे आ.  
१,४२७.

सं-क्रमग- -म् श. १३,२,१०,१;  
जै. १.

सं-क्रान्त- -न्तयोः श. १, ६,३,  
३३.

सं/क्री,संक्रीणीयुः शां. ८,९.

सं-क्रीडा- -डाः आ. जैआ. १,४८५.

सं/कृश,संक्रोशन्ते जै. १०४.

सं-क्रोश- -शः तां. १२, ३,२२;  
जै. १०४<sup>१</sup>; -शाः आ. जैआ. १,  
५२५.

सं-क्रोशमान- -नाः तां. १२,३,२३.

सं-क्रिदय(√क्रिश्) श. ६,१,१,१२.

सं-भ्रर(√भ्रृ)- -रै श. १०, ५,  
२,१८.

सं-भ्ररित- -म् श. ६, १,१,११;  
२,२,४; ३,१,२८.

सं-क्षार- -रः तां. १५, ३, १४;  
१६,११,७<sup>१</sup>; आ १,११९; २,२२.

६: -रौ जैआ. १,११९.

सं/रक्षि,संभ्रयेम तै. ३,७,१३,१.

सं-कृत्यइङ्क्(√इङ्क्) प. २,२<sup>१</sup>.

सं/सिद्, समसिदत्, संसिदेव  
शांआ २,७.

सं/ख्या,सुमल्पे श. ३, ३,१,१२.

संख्यापयति श. ३, ३, १, ११<sup>१</sup>;  
१२; ४, ४, २, १८; जै. १२०;  
संख्यापयन्ति तां. ८,७,१२; १४;

संख्यापय श. ४,४,२,१७.

सं-ख्या- -ख्या ऐआ. २,३,४; श.  
७,३ १,४३.

सं-ख्यात- -ताः तै. ३, १२,६,२.

सं-ख्यान- -म् जै. १२८.

सं-ख्याय श. ५,४,५,४<sup>१</sup>,५.

संख्यायमा(न→)ना- -नायाम्  
शांआ. २, १७.

सं/गम्.संगच्छते श. ३,२,२,२३;

तैआ. ५,६,६; तां. १७, १२,५;  
सुम्.गच्छते तै. ३,१,४,२; गो.

२,४,९<sup>१</sup>; संगच्छते श. १, ४,५,  
७; १४,२,२,४०; तै. २, ७,३,१;

संगच्छन्ते ऐ. २,१०; शां. ७,९;  
१०, ६; १३, ४; १८, ८; श.

१,२,२,२<sup>१</sup>; का. २,२,१,२<sup>१</sup>; गो. २,  
४,६; संगच्छामहे श. १, ८, ३,

६; संगच्छते श. १, ८, १, ७;  
सुम्.जग्युः ऐ ५,२१; शां. २४,

८; संगच्छति ऐ. १,२४; तां. १७,  
१२,३; संगच्छताम् तैआ. ६, ४,

२; सुम्.गच्छताम् श. ३,७,४,८;  
९; सुम्.गच्छताम् तै. ३,७,५,

११; सुम्.गच्छताम्) श. ३,७,  
४,८; ९; संगच्छस्व तैआ. ६,४,२;

सुम्.गच्छस्व तै. ३, ७,१३,३;  
सुम्.गच्छस्व) तैआ. ६,४,३;

संगच्छध्वम् तै. २, ४, ४, ४;  
संगच्छै श. २, ३,४,२४; समग-

च्छत श. १,८,१,२७; जै. ५४<sup>१</sup>;  
गो. १, २, १५; संगच्छेयानाम्

तां. ९, ९, ८; सुम्.गच्छेय  
तै. ३, १, ४, २; संगच्छेयम्

जै. ५४; सुम्.गभेमहि तै. ३,  
१,३,२; सुम्.गिनयीय श. २,३,

४,२४; सुम्.गिनयीय) का. १,  
४,१,१८; सुम्.अगत श. १४,१,

४, ४,५<sup>१</sup>; ६<sup>१</sup>; सुम्.अगत श.  
१४,१,४,५; ६; तैआ. ४,७,१; ३<sup>१</sup>;

सुम्.गत तैआ. ५, ६, ५; ६<sup>१</sup>;

सम्-अगमन श. ३, ९, ३, २९;  
 मुम्-अगमत तै. ३, २, ८, १;  
 समगथाः श. २, ३, ४, २४; का. १, २,  
 ४, १, १८; सम्-अगथाः श. २,  
 ३, ४, २४; का. १, ४, १, १८; संग-  
 साथान्म् तैआ. ३, १४, ३; सम-  
 गन्महि मं. १, ६, १४; सम्-  
 धुगन्महि श. १, ९, ३, ६; ४, ४,  
 ३, १८; ४, ८; तैआ. २, ४, १;  
 सम्-अगन्महि तां. १, ३, ९.  
 संगमयति ऐ. १, ३०; श. ४, ४,  
 ५, १; १५, २०; ५, २, १०; संगमय  
 तैआ. ६, ४, १; समजीगनम् श.  
 ४, ५, २, १०.  
 सं-ग-ने तै. २, ५, ८, २.  
 सं-गच्छमान्-नः का. १, ४, १,  
 १८.  
 सं-गत,ता-ताम् शां. ७, ९;  
 -न्भ्यः तै. २, ६, १५, २; ३, ६,  
 १५, १.  
 सं-गति-स्थै ऐ. २, १७; ४, २०:  
 ३०.  
 सं-गत्य श. १३, १, ६, १७; तै. २,  
 २, ७, १; ३, ८, ९, २; ११, ३, १.  
 सं-गथु-थे श. ७, ३, १, ४६;  
 तै. २, ८, ६, ३; ३, ६, २, १; तां. १,  
 ५, ८.  
 सं-गम्-नम् जै. ११७; -मे श.  
 ४, २, १, १०.  
 संगम-मात्री-म् गो. १, १, ३०.  
 सं-गमन-नः श. ७, २, १, २०;  
 -नम् तैआ. ६, १, १; -नै तै. ३,  
 ७, १३, ३.  
 सं-जगमान्-नः ऐ. ६, २७; श.  
 १, ७, ४, ४; ४, २, १, १९; गो. २,  
 ६, ८; -नौ तै. १, १, १, २.  
 सं-गत्रु(गो)-त्रः श. २, २, ३, ९; का.  
 १, २, ३, ७; तै. १, ५, ३, १; -वान्  
 तै. १, ५, ३, १; -वे तै. १, ४,  
 ९, २.

संगव-काल-ले जैड. ४, ७, २,  
 १०; १३.  
 संगविनी-नीन् ऐ. ३, १८.  
 सं/रगृ,संजगर तै. ३, ७, १२, ३:  
 संजगर तैआ. २, ४, १.  
 सं-गर-रः ऐ. ८, २१; श. १३, ३,  
 ७, १, १५; तैआ. २, ६, १; -रम्  
 तैआ. २, ६, १.  
 सं/गा,समगात् ऐआ. ३, १, १;  
 शांआ. ७, २.  
 संगृहीत-सम्/ग्रह द्र.  
 सं/गै, संगायन्ति श. १३, ४, ३, ३;  
 ४, ४, २; संगायन्ति श. १३, ४,  
 ३, ३; ४, ३; ४: ४: ४: ४: ४: ४: ४: ४: ४: ४:  
 सं-गी(त)ना-ताः ष. २, ३;  
 सं/ग्रह,संगृहाति,संगृहन्ति जै.  
 १८०: संगृभाय तै. २, ४, ४, ७;  
 संगृहाग मं. १, ८, ४; संगृहानि  
 तै. ३, ८, १, १; समगृभाय ऐ.  
 ३, २६; २७; संगृहणात् श.  
 ७, ५, २, ४; जै. १०२; समग्रमन्  
 श. ५, १, २, ८.  
 संगृहीत-तम् श. ७, ५, १, १५:  
 २३; १४, १, २, १७; -तम्ऽइव  
 श. ३, ७, १, १२; ७, ५, १, २३;  
 १४, १, २, १७.  
 संगृहा श. २, २, ३, ३; ३, ४, २; ५,  
 ३, ४, २१; ७, ५, २, ४; का. १,  
 २, ३, २, ४, १, १; जै. ३७; २००;  
 संगृहाऽइव श. २, ३, ४, २२; का.  
 १, ४, १, १७.  
 सं-ग्रहण-ण मं. १, ८, ४.  
 सं-ग्रहीत-णः श. ११, ८, ४, २;  
 -ता ऐआ. २, ३, ८; श. ५, २, १,  
 ८; ४, ३, २३; तां. १९, १, ४; जै.  
 १३४; जैड. ३, २, ३, ३; -तारः  
 ऐ. २, २५; -तारम् तै. ३, ४, ७,  
 १; जै. १९८; जैड. ३, २, २, ८;  
 -तुः श. ५, ३, १, ८; तै. १, ७, ३,

५; जै. १९७; १९८; -त्रा तै. १;  
 ७, ९, ६.  
 सं-ग्रा(ह्य)ह्या-ह्या श. १,  
 २, ५, १६; का. २, २, ३, १५.  
 सं-ग्राम(ग्राम्)-मः श. १, २, ५,  
 १९; ५, ३, ६; १७: का. २, २, ३,  
 १८; तैआ. १, १०, ४; -मम् ऐ.  
 ८, १०; श. १, २, ५, १८; ३, ३, १,  
 १४; १३, १, ५, ६; ४, ३, ५; का.  
 २, २, ३, १७: तै. ३, ९, १४, ४; जै.  
 २०५; सा. ३, ६, १; गो. १, ३,  
 ५; -मयोः जै. १६; -मात् श.  
 १, २, ५, १९; का. २, २, ३, १८;  
 -मे श. १, २, ५, १९; २, ६, १, १;  
 २, १; का. १, ६, १, १; २, १; २, २,  
 ३, १८; गो. २, १, १८.  
 संग्राम-जित्-त्र श. १३, ५,  
 ४, ९.  
 सं-वात(हृत्)-तम् तै. ३, २, ५,  
 ९; -तम्ऽ-तम् श. १, १, ४, १८,  
 गो. २, २, ७; -ते तै. २, ६, १०,  
 १; ३, ६, १३, १; -तेऽ-ते का. २,  
 १, ३, २०.  
 सं/व्रा,संग्रपयन्ति श. १२, ५, १,  
 १३.  
 √सच् सचते श. २, ३, २, ९; १०;  
 सचते श. १, १, ४, १४; १६; ३,  
 २, १४; १५; १२, ५, १, १-३; २,  
 २; का. २, १, ३, १७; १८; तै. २,  
 ४, ६, ९; ३, ७, ९, ५; तैआ. १०,  
 १०, २; तां. १२, १३, २२; २०,  
 १५, ३; जै. ७७; १६९; गो. १,  
 ५, २५; सिपकि शां. २५, ७; तै.  
 २, ८, १, १; सचन्ते श. २, ६, १,  
 ९; २, ५; का. १, ३, ३, ९; ६, १, ७;  
 २, ३; सचन्ते श. २, ६, १, ९; २,  
 ५; १२, २, २, १२; तै. २, ३, ९, ७;  
 ८; ९; तैआ. ३, १२, ७; तां. २०,  
 १५, २; जै. १४: ९८; सचसे तै. ३,  
 ५, ७, १; सचथे तै. २, ८, ६, ६;

सेचिरे गो. २, ६, १४; सक्षयते श. ४, ६, ९, ५; सक्षयन्ते श. ४, ६, ९, १; ३; स्रुचताम् तै. ३, ७, १४, ५; सिपक्तु श. २, ३, ४, ३५; का. १, ४, १, २५; सचन्ताम् श. १, ८, १, ४२; ७, ४, १, २; स्रुचस्त्र श. २, ३, ४, ३०; का. १, ४, १, २२; असचत तां. १२, ६, १२; १४. १२, ७; असचन्त श. ११, ६, १, ३-६; तां. १२, १९, १; सचन्त ऐ. १, १६; ३०; श. १०, २, २, २; सचेमहि श. २, ६, १, ३९; का. १, ६, १, २६; असक्त श. १४, ४, १, ९; तै. १, ४, ३, ३; असक्षमहि तां. १२, ९, २१.	स-चेतस्- -तसः श. १०, १, ३, ८; -तसा ऐ. ५, १८; शां. २६. १२; तै. २, ४, ८, ३; -तसौ श. ३, ४, १, २४; तै. २, ४, २, ५	स-जित्वच्(√जि)- -त्वानम् तै. ३, ५, ७, ४.
स्रुक्लि- -क्तवः शां. १३, २; श. १३, २, १, ३; तै. १, ८, ५, २; ३, ८, १४, ५; -कुभिः श. ४, २, १, २; ११; १३, २, १, ३; तै. ३, ८, १४, ५; गो. २, २, १०; -कूच् तैआ. २, ८, १; गो. २, ४, ८.	स-च्छन्दस्- -न्दस. ऐ. १, २५; -न्दसी गो. १, ३, ९; -न्दसौ शां. ३, ६; श. १, ७, ३, १९; ११, ४, १, १३.	स-जिह्वा- -ह्वे ऐ. ७, १; गो. १, ३, १८.
सकु-मन्थ- -म् सा. ३, १, ५.	स-च्युति- -म् तै. २, ४, ६, ४.	स-जुप्(√जुप्)- -जूः ऐ. ५, १; श. २, ३, १, ३७; ३८; ३, ८, १, १२; ४, १, २, १६ ४, २, १६; ७, २, ३, ८; ८, २, २, ८; ९; ११, ५, ३, ५; का. १, ३, १, २६; २७; तै. २, १, ५, १०; -जूःऽजूः श. ८, २, २, ७.
सकु-श्री- -श्रीः श. १२, ६, १, २६.	स-जनु(√जन्)- -नम् ज. १४४; -ने श. १४, ६, २, १४; जै. १४४.	स-जोप- -पाः ऐ. ५, १८; श. २, २, ३, २८; तै. २, ८, ६, ३; ५.
स्रुचा श. ५, ५, ४, २५; तै. १, २, १, ८; ४, २, १, ५, ८, २; २, ४, ५, १; ६, १२, ४, १३, १; ७, १३, १; ३, १, ३, २; तैआ. ४, २, २; तां. १४, १०, १; जै. ८५.	स-जन्- -न्वा श. ५, ३, ५, २५.	स-जोपस्- -पसः शां. २०, ४; २३, ३; श. २, ५, ३, २१; ७, १, १, २५; ३, २, ८; १३, ५, १, १२; का. १, ५, १, १८; तैआ. २, ३, १; -पसा तै. ३, ११, ३, १०; -पसौ श. ७, २, ३, ८; -पाः ऐ. ४, ३१; शां. २६, ११; तै. २, ४, ३, ६; ५, ८, ३; ६, ८, २; ७, १३, ४; ३, १, १, १२; ६, ३, २; तैआ. १०, १, ११; तां. १४, ८, १; -पोभ्याम् श. ४, १, ३, १९.
सचि श. ४, १, ३, ७.	स-जन्त्य- -न्यम् जै. १४४; -न्या ऐ. ८, २६.	√सञ्ज(←स्ज), सुञ्जति तैआ. १, ११, ८.
सचि-विद्- -दम् ऐआ. ३, २, ४; शांआ. ८, ६.	स-जातृ, ता(√जन्)- -तः श. ३, ५, ४, १३; ५, ४, ४, २०; जै. ९५; ११५; -तम् श. ५, ४, ४, १९; जै. ११५; -ता जैउ. १, १५, ३, ३; -ताः श. १, २, १, ७; ९, १, १५; का. २, १, ४, ५; तै. २, ६, ३, ५; जैउ. १, १५, १, २; -ताम् श. ६, ५, २, ३-६; तै. २, १, ५, ६; ३, २, ७, ६; ३, ९, ६; ६, ८, १; -तानाम् श. ५, ४, ४, २३; -ताय श. ५, ४, ४, १९; तां. ८, ९, ७; -तैः तै. २, ७, १८, ५; तैआ. ५, ४, ९.	स-ज्योतिस्- -तिपि प. ४, ५.
सचिब- -वाः ऐ. ३, २०.	सजात-त्व- -म् गो. १, ३, १५.	सं←सम्
स-चाक्रिन्- -क्रिगौ तै. २, ७, १८, ४.	सजातृ-वत्- -वान् तै. २, ४, ६, १२.	सं/चक्ष्, संचक्षीत श. १३, ३, ५, २; तै. ३, ९, १५, १.
स-चक्षुस्- -क्षुः श. १, ६, ३, ४१.	सजातृ-वन्- -वन् तै. २, ४, ६, १२.	सं-चक्ष्ण- -गः तै. २, ८, ५, ५; जैउ. १, १४, ३, ९.
सचाद्वाचक-पुष्पी- -म् सा. २, ६, १०.	सजातृ-वन्- -वन् तै. २, ४, ६, १२.	सं/चर्, सचरति श. १, ९, २, ४; ३, ४, ४, १४; ८, ३, १५; ४, १, १, २७; ६, ३, १, ३७; ७, ४, १, २०; १०, ४, १, १७; तै. १, ५, १२, ५; तैआ. १०, ६४, १; संचरति श. १, ३, २, ३; ५; ३, १, ३, २८; ४, १, १, १७; २, ३, १७; ४, १, ५; ८, १, ३, ८; ९; १४, ७, १, ७; तै. १, ५, १२, ५; ३, ३, ८, १; तां. १९, १०, ४;
	सजातृ-वनि- -नि श. १, २, १, ७; १०; का. २, १, ४, ५; ८; ९.	
	सजातृ-शस्- -सात् तै. ३, ७, १२, २; तैआ. २, ३, १.	
	स-जाया- -चा गो. २, ४, १८.	

॥ मनुच उणा. १. ७३, या. च द्र. १. √सञ्जेरिति M. W. प्रथ. । ष 'ञ्जाच-पु-' इति M. W. । † 'ज जनातः' (क. २, १२) इति शब्दोपेत- । † एतदादिपा. विकृतो द्र. ।



११,८; जैड. १, १८, १, ५; गो. २, २, १७; १९; संचरतः तै. ३, ३, ४, ४; संचरन्ति श. १२, ४, १, ३; तै. ३, १, १, ६; ष २, ४; सुम्... चरथः तैआ. १, १०, २; संचरान् श. १, १, १, २१; का. २, १, १, १४; संचरताम् तै. ३, ७, ४, ११; संचरेत ऐ. ७, १२; संचरेत् श. ३, ६, २, २०; ८, १, ४, २; १४, ७, २, १६; संचरेत् श. १२, ४, १, ४; का. २, १, १, १४; संचरेयुः श. १, १, १, २१; १२, ४, १, २; संचरेमहिं मं. १, ६, १४. संचारयति श. १२, २, २, ४; संचारयेत् श. १२, २, २, ४; संचारयेत् श. १२, २, २, ४; गो. १, ४, २०. संचर- -रः श. १, ९, २, ४; ३, १, ३, २८; -राणि शां. ५, ३; ५, ८; गो. २, १, २१; २३. संचरण(ण→)णी- -गी श. १४, ६, ११, ३. संचरत्- -रत् श. १४, ४, ३, २९; ३२; तैआ. ९, १०, ५; -रन्तम् श. ७, ४, १, २०; तैआ. ६, ६, १; -रन्तौ तै. २, ७, १६, १; तैआ. ३, १४, ३; तां. १, ७, ५. संचरमाण- -णम्, -णस्य ऐ. ७, १२. सं-चाकशत्(√कश्)- -शतः जै. ७४. सं/चि, सुम्... चिनवत् जै. २०५. सं-चित- -तः शां. १९, ४ श. ६, ४, २, ८; ७, १, २, २२; १०, ३, १, २-६; ५, १६; तै. ३, १०, ३, १; ११, ६, १; -तम् शां. १९, ४; श. ८, १, ४, ७; १०; -ते श. ९, २, १, १३; ५, १, ६१; ६८; १०, १, ४, ११. सं-चित्य श. १२, ४, १, ८; जैड. १, ४, १, ६.

सं/छद् , संछादयति श. ८, ७, २, १२; १३; ३, १, ५; ४, १९; २०. सं-छन्न- -म् श. ८, ७, ४, १९; २०; जैड. १, १, ३, ६. सं-छादयत्- -यन् श. ८, ७, २, १२; ३, ४. सं-छिद्य तां. ९, २, २२. सं/जन् , संजायते, संजायसे श. ६, ८, २, ४; संजज्ञाते जै. १५४. संजनयति श. ४, ४, ५, १; १५; २०. सं-जायमा(न→)ना- -नार्यै जै. १८२. सं/जि, संजयति तै. १, २, ६, ७; सुम्... जयति ऐ. ३, १९; ८, २६; सुम्... जयति श. १२, ४, ४, ३; संजयामि ऐ. ५, २१; संजे-ष्यन्ते जै. १५५; संजयान् तां. १३, ६, ७; संजयानि ऐ. ८, १०; सुमजयत् तै. २, ८, २, ८; समजयत् तै. ३, ९, २१, २; सुमजयन् तै. १, २, ६, ६; तां. १३, ६, ७; संजयेम तै. ३, १, २, ५. सं-जय- -यः तां. २१, १२, १; -यम् ऐ. ३, १९; तां. १३, ६, ६; ७; जैआ. २, ५, ७; आ. २, १८, १; -ये आ. जैआ. १, ४१९. -येन तां. १३, ६, ७. सं-जयत्- -यन् तै. २, ४, २, ९; ७, ९. सं-जित्- -तम् तै. २, ४, ४, ३. सं-जित- -ता तै. ३, १, १, ७; २, ५. सं-जिति- -तये गो. १, २, २४; -त्यै ऐ. ८, ९. सं/जीव , संजीवति श. ३, ८, २, २७; ३, २६; ९, ४, २; ८; १७; सुम्... जीवेत् जै. ४४; १८०. सं/ज्ञा, संजानीते ऐ. ७, १८; श. १, १, ४, ५; २, १, १७; का. २, १, ३, १०; संजानाते तां. २१, १०, ६; जै.

१५४; सुम्... जानाते श. १३, १, ६, १; संजानते ऐ. ८, २५; २७; श. ५, ४, ३, १९; सुम्... जानते ऐ. ४, २५; श. ३, ९, ४, २१; ७, १, १, ७; संजानाथे श. १, ८, ३, १२; संजज्ञे श. ४, १, ५, ७; संजानीताम् श. ४, १, ५, ७; सुम्... जानताम् श. ३, ९, ४, २१; तै. २, ४, ४, ४; संजानाथाम् श. १, ८, ३, १२; संजानीष्व श. ३, ६, ४, १४; संजानामहै श. ३, ४, २, २; सुम-जानत ऐ. २, २०; ४, ७; २७; ५, १६; ऐआ. १, २, २; श. ७, १, १, ७; ८; समजानताम् शां. २६, ९; १४; संजानीरन् श. ७, १, १, ७; संजानीय जै. १७२; समज्ञा-स्थाः तै. ३, ७, ८, २. संज्ञपयन्ति श. २, २, २, १; ३, ८, २, ४; ३०; ४, ३, ४, १; ११, १, २, १; १३, २, ८, २; ५, २, १; का. १, २, २, १; संज्ञपयन्ति श. ४, ५, २, १; १३, २, ८, १; ५, २, १; तै. ३, ९, २०, १; संज्ञपयामि श. १, ४, ५, १०; सुम-ज्ञपयत् ऐ. २, २०; श. ६, २, १, ६; संज्ञपयेत् तै. १, ३, ४, ४; संज्ञ-पयेयुः शां. १८, १२. सं-जज्ञा(न→)ना- -ने तै. १, २, १, २. सं-जानान्, ना- -नानाः ऐ. १, २२; २, २०; ४, ७; श. २, ३, १, ३; तै. २, ४, ४, ५; -नाने श. २, ३, ४, १६; तै. २, ६, ११, ५; १२, ३; -नानौ ऐ. १, ३०; तै. ३, ७, ५, ११. सं-ज्ञपन- -नात् श. ३, ८, १, १६. सं-ज्ञप्त- -प्तः श. ३, ८, १, १६; २, १; ११, ८, ३, ५; -प्तम् श. ११, ८; ३, ५; -प्तेषु श. १३, ५, २, १; सं-ज्ञप्य श. ४, ५, २, १. सं-ज्ञप्यमान- -नस्य श. ३, ७, ४, ९; ८, १, १५; ११, ७, ४, ३;

-ने श. १३, २, ८, २; तै. ३, ९, ६, १; -नेभ्यः श. ७, ५, २, ८.  
 संज्ञा-ज्ञा श. १४, ५, ४, १२; १३; ७, ३, १३; १४; -ज्ञाम् श. १, १, ४, ५; २, १, १, ५; १७; ६, ४, १, १०; १२; ७, १, १, ३८; ३९; ८, ६, १, २, २; का. २, १, ३, १०; १२; २१; ४, १, ४; १६; तै. ३, २, ५, ४; ३, ६, १  
 संज्ञा-श्रीसूक्त-म् शां. २६, ९.  
 संज्ञाति- -थै ऐ. ५, १६; ऐआ. १, २, २.  
 संज्ञान- -नम् ऐ. ५, १६; ऐआ. १, २, २; २, ६, १; श. ७, १, १, ८; १४; ७, २, ३; तै. १, १, ३, २; २, १, १७; २, ४, ४, ६; ३, १०, १, १; ९, ६; १०, २; तैआ. १, २०, १; २६, ४; -नाथ तै. ३, ४, ६, १; -ने तै. १, १, ३, २; तैआ. १, २६, ४; -नेन तै. २, ४, ४, ५.  
 संज्ञानान- -नेषु ऐ. ७, १७.  
 संज्ञ्या, समजिनोत् जै. १४९.  
 √सञ्ज्, सजन्ति तै. १, ६, १०, ५.  
 सज्यते श. १४, ६, ९, २८; ११, ६; ७, २, २७; सज्यन्ते श. १०, २, ६, ८.  
 सक्त-म् जै. १२७.  
 स-णकार- -म् ऐआ. ३, २, ६; शांआ. ८, ११.  
 सुत्(√१अस)- सुत् ऐ. २, ३२; ३, ८; १७; २८; ३३; ५, २६; ऐआ. १, ४, २; २, १, ५; शां. १८, ३; २६, १२; शांआ. ३, ६; श. १, ६, ४, ८; ८, २, १०; २, २, १, १३; ३, १, १०; ११; १२; १७; ५, १, १८; ३, १, १, १; २; २, ४, १६; ४, १, २५; ७, ४, ६; ४, २, २, ९; ५, ३, २, ३; ६, २, १, ९; ८, २, १; १०, ४, १, ४; १५; २१-२३; ५, २, १५; ३, १, २; १२, ७, २, १३; १३, ४, १, १३; २, १०; ८, १, ११; १४, ४, १, ३०;

३१; ४, ३; ५, ३, १, २; ६; ७, २, ८; का. १, २, १, ९; ३, १, ५; ६; तै. २, २, ९, १; ८, ८, ४; ९, ३; तैआ. १, ११, १, ५; ८, ६, १; ७, १; १०, १६, १; तां. ४, ८, १०; १३; ७, ५, २; ८, २, १०; ९, ५, ८; १०, १२, १; ११, ४, ३; १५, १२, २; २०, १६, ६; जैउ. १, १७, १, १; २; ३, १, २, १५; ४, ११, ४, १; ५. २, ३; २, २; सत्तु ऐ. ४, २२; ६, १२; श. १, ६, १, २१; ३, ६, २, २४; ८, ३, १५; १६; ४, ५, ५, ४; ७, १, १४; ११, ७, ३, २; १२, ९, ३, ११; १२; १३, ८, १, ९; १४, ५, ३, ३; ७; तै. १, २, १, २७; २, ४, १, १०; २, ३; ७, १८, ५; ८, ८, ९; ९, ५; तैआ. १, ६, १; २३, २; १०, १, १०; तां. ४, ८, १३; १३, ३, २४; जै. ८९; १०६; १९३; २१२; जैउ. १, ४, ४, ९; सत्ता ऐ. १, १६; श. ३, ६, ३, २१; ७, ५, २, ११; ११, ८, ३, ११; १२, ४, ३, ५; तां. १०, १२, १; सत्ताम् श. ८, ६, ३, २०; तै. १, २, १, २६; तैआ. १, १५, १; १०, ६, १; ६२, १; तां. १५, १२, २, सति ऐ. ६, १२; ऐआ. १, ५, २; शां. २४, १; शांआ. १२, ८; श. १, ३, २, १५; ६, ३, ४०; ७, ३, ९; २, ३, १, २; ५, १, ३, २; ११, २, २, ६; १२, १, ३, २२; ९, १, १२-१४; का. १, ३, १, १; तै. १, ६, ९, ८; ३, ७, १२, ३; जै. १४०; १६४; २१२; गो. २, ३, २३; ६, ६; सत्तु तै. ३, ८, ७, ३; सतोः श. ४, ५, ५, ४; सत्सु जै. ९०; जैउ. ३, ६, ३, ९; सद्भ्यः ऐ. ६, १४; तै. २, २, ३, ७; ७, ४; ११, ६; सद्भ्याम् श. ३, ३, ४, २२; सन् ऐ. १, १६; २०; २, ५; ५, १५; ३०; ६, ३०; ३५; ७, १७; २०; २३; २४; ८, ५, ६, २३; ऐआ. २, ५, १; शां. १, १; ७, ३; श. १, ४,

४, ८; १५; ६, १, २१; २, ३, ३, ५; ४, १, १, १९; ४, ८; २, ३, १८; ५, ८, १३; ६, ७, १७; ५, १, ५, १४; ४, १, १० ६, ३, १, २३; ४, २, ६; ७, १, १, २२; ४, १, १२; ५, १, ६; ९, ५, १, ५४; १०, ५, २, १५; ११, १, ६, २२; ३, १, १; ५, ४, १८; १२, ४, ३, ५; ४, ४; ७, २, २; १३, ४, २, १७; १४, ४, २, १४; २३; ४, ३; ६, ११, १; ७, १, ७; २, ८; का. १, ३, १, १०; तै. १, १, २, ३; २, १, २०; ४, २, ४; २, ४, १, ९; ५, ८, ७; ३, ६, ४, १; ७, ५, ४; ५; ७, १०; तैआ. १, १, २; २, २; २२, ८; २, २, १; ३, ११, १; ७; १४, १; ५, ९, १०; ११; १०, १, १६; तां. १३, ६, १०; १८, ५, ८-१०; जै. ८२; १७; २१२; जैउ. १, १, ४, ५; ४, ११, ३, ११; ५. १, ७; गो. २, १, १४; १७; ४, ८; ६, ९; सन्तः ऐ. ३, १८; शां. ७, १०; ३०, ५; श. २, ४, २, १५; ३, ४, २, १४; ४, १, १, १९; ६, ५, १; ६, १, १, ३; ९, ४, ३, ६; १०, ४, २, १८; ११, ५, ५, ९; १२, २, २, ४; १४, ७, २, १५; का. १, ३, ३, १३; तै. १, १, २, २; ६, ६, ३; ३, ७, ९, ८; तैआ. ३, ११, ११; १२; तां. १०, १०, १; ११, १; १७, २, १; ३; ३, २; ४, १; २४, १८, ७; मं. २, ३, ४; गो. १, ४, २०; २, ६, १३; सन्तम् ऐ. १, २८; २, ५; ११; ३, ४; ४३; ५, १५; ६, ३; ७, ३०; ऐआ. २, २, १; २; ४, ३; शां. २, ८; ८, २; १२, ६; शांआ. ४, ७; श. १, ८, १, ६; २, २, १, ५; ३, १, ४; ३, २, १, ३; ९; ८, ३, १०; ४, १, १, २५; २, १३; १४; ५, २, ४; ५, १, २, ७; २, २, १५; ६, १, २, १३; २१; ७, १, १, २०; ४, २, ३, १; ८, ६, ३, १३; १५; ९, ५, १, ६५; १२, ४, ४, २; १४, २, २, १; ६, १, ३; का. १, २, ३, ८;

३, १, २; २, २, १, १२; तै. १, २, १, २७; ६, ५, २; २, ३, २, १; ११, १:२; ३; ४; ५, ८, ७; ८, ८, ९; ३, ११, ८, १; तैआ. ३, ११, ५; ४. २०, १; ५, १, ३; ८, ६, १; जै. १३; ९२; ११९; १३३; १६४; २०१; जैड. ३, ३, २, २; गो. १, १, १; ७; ३९; २, २१; ३, १९; ४, २३; ५, १२-१४; सन्तौ ऐ. २, ३७; ३, १७; ऐआ. १, ३, ४; शां. २, १; १२, ४; श. २, ३, ४, १२; ४, ४, १८; ५, १, २, ११; २, १, २६; ५, ५, २, १०; १०, ४, १, ५; का. १, ३, ४, ११; ४, १, १०; जै. १८६; २०४. सती- ती ऐ. २, ३२; ३, १८; श. १, ४, १, २१; २६; २, ५, २, २०; ३, १, ४, २३; ९, ४, १८; ५, ३, १, १०; ६, ३, १, ३; ८, ७, ३, २१; १०, ५, २, १५; १४, ५, ४, ४; ६, ११, १; ७, ३, ५; का. १, ५, १, १७; तै. १, ७, १, ४; २, ३, ८, १; तैआ. १, १, २; ६, १, २; १२, १; तां. ८, ५, ४; १०, ६, ७; ७, ५; ८, १; ९, २; १०, १; ११, १; जै. २०५; प. १, ३; ती: ऐ. १, २३; ६, ७; ऐआ. ५, २, २; श. ३, १, ३, २४; ८, १, ४, २; तैआ. १, ११, ४; ५, ४, २; जै. १०८; गो. २, ५, १३; -तीभि: श. १२, २, ४, १०; गो. १, ५, ३; -तीभ्य: श. १, १, २, १८; का. २, १, २, १४; -तीम् श. १, ८, १, १७; २४; ३, २, ४, १५; ४, ३, २; ३; ९; ४, २१; २२; ६, ३, १, १; ३; ९, ४, २, २७; तै. ३, ७, ६, १३; तां. २०, १४, ५; -तीषु श. १२, १, ३, २२; -त्य: ऐआ. १, ४, १; का. १, २, ४, ११; तां. ११, १०, ५; ६; १२, ३, ७; ११, ७; १३, ३, ४; ५, ७; ९, ६; ११, ७; १४, ३, ५; ४, २; ५, २; १०; ९, २; ५; ११,

६; १५, ३, ४; ५, ६; जैड. १, ११, २, ११; -त्या तां. १६, ११, ६; -त्या: तां. ८, ५, ४; -त्याम् श. २, २, ४, १५; -त्यै जै. ११८; -त्यौ तां. १०, ४, २. सता-(त्सअ)-सव- सती तै. २, ६, २, ३. सतीन-सवन्- -त्वा तै. २, ८, ३, ६. सतोवृहत्- -हत् तां. १७, ११; १, -हत् तै. २, ७, १८, ५. सतोवृहती- -ती ऐ. ६, २८; श. ८, २, ४, ८; तां. १४, १०, ३; १७, १, १२; गो. २, ६, ८; -तीम् ऐ. ६, २८; गो. २, ६, ८; -तीषु तै. २, ७, १८, ५; तां. १२, ४, २२; १७, १, ११; -त्य: तां. १२, ४, ३; १४, ४, १; १०, १; २: १६, ११, ८; -त्या तां. १६, ११, ९; -त्यौ ऐ. ६, २८. सुत्तम-(त्तमत्तम्)- -म: ऐ. ७, १६; ८, १२; श. २, ५, १, ५३; -मम् शां. २०, ११; -मौ ऐ. २, ३६. सत्त्व-(त्सत्व)- -त्वम् तां. १५, १२, २; मं. २, ४, ५; ६, १४; गो. २, ४, १२; -त्त्वेषु गो. १, १, ३९. सुव-पति- -ति: ऐ. १, ४, २५; श. ८, ६, ३, २०; तै. ३, ५, ६, १; -तिम् ऐ. १, ९; ४, ३२; ५, ७; १९; शां. २०, ३; श. ८, ७, ३, ७; १३, ४, २, १३; तै. २, ७, १५, ५; १६, ३; तां. २३, ७, ६; १९, ४; २५, १, ४; १४; २, ३; ३, ३. सुद्रव-(त्तमत्तुप्)- -द्वन्तौ शां. १, १; ४, १२; ५, १; ३; ५; ८; श. १३, ४, २, १०; गो. २, १, १९; २१; २३. सुद्रवती- -ती श. १३, ४, १, १३. सद्वि-(त्सवि)-वाचन- -म् ऐ. ७, १८. सुव- -त्त: श. १२, ८, ३, १५; -त्वम्

श. १२, ७, २, १३; ९, १, ३; -ते श. १२, ८, ३, १४. सन्तत(सम्/तम्)- -म् शांआ. ४, ५ सन्तति- -ति तैआ. २, ८, १; १०, १. सुन्तनु, नू- -नव: जै. १०८; -नु: जै. १०८; जैड. ३, १, ३, ३; ५; -नुम् ऐ. १, २१; तै. ३, २, ८, ४; ८, २, ५; तैआ. ५, ९, ३; जैड. ४, ७, १, ९; २, ८; ९; १८; -नू: शां. १, १. सन्तानूनप्त्रिन्- -प्त्रिणाम् गो. २, २, २; -प्त्रिगे ऐ. १, २४; श. ३, ४, २, ९. सुन्तपस- -सम् श. ३, ३, ३, १८. सन्तम- -मा: शांआ. १२, ३३. सुन्तवस- -वसा तै. ३, ६, २, २. सुन्तल(ल→ला)- -ला श. ३, १, ३, १३. सुन्तेजस- -जस: श. १, ३, ४, १; -जसम् ऐ. १, ३; श. ३, ७, १, ८; तै. ३, १२, ५, ११. सत्तुम्/सद्द्र. सत्य,त्या(√अस)- -त्य ऐ. ७, १६; -त्य: ऐ. ५, २१; ६, १८; शां. २, ५, ७; ८; श. १, ३, १, २८; ५, ३, ३, ८; ११; ७, ४, १, ३-५; १३, ४, २, १२; १४, ८, ८, १; तै. २, ५, ८, १० ८, ५, २; ३, १२, २, ३; ५; तैआ. ४, ४२, ३; १०, १४, १; गो. २, ५, १५; -त्यम् ऐ. १, ६; ३, ६; ४, १; २०; ५, १४; ३१; ७, १०; ऐआ. १, २, २; २, १, १; ५; ३, ६; ८; ७, १; ५, ३, २; ३; शां. २, ८; ६, ९; ७, ३; १५, १; शांआ. ३, ६; १, १; २; ६, २; ७, १; ६; १७; १०, ८; ११, ६; श. १, १, १, ४; ५; २, १७; ३, १, २७; २, १, ४, १०; २, २, १९; २०; ५, २, २०, ३, २, २, ८; ३, २, २; ४, २, ८; १४; १६; ३, २१; ९, ३, २५; ४, १; ४, १, १, २६; २, १, २६; ३, २,

†'सु' इति मुपा. ? । †'सप्तमम्' इति आन मुपा. । †'स: । त्वम्' इति पदद्वयात्मक इव मुपा. स्यात् । फपा. द, १, १४४. । †'ज्ञातारणिसतमा:' इति मुपा. 'ज्ञातारमीशत मा' इति Kt.मुपा. । 'ज्ञातारं मा' इति आ. द. ३२, ३; ३. ।

१२; १३; ५, १, २, १०; ११; ५,  
 २८; ६, ३, १, ३४; ४, ४, १०; ७,  
 १, १; २; ३, ११; ७, ३, १, २३; २,  
 १७; ४, १, ३; ४; ५; ६; ८; ८, ५,  
 ३, ३; ९, ५, १, १२; १३; १४;  
 १५; १६; १८; १९; २७; १०, ६,  
 ३, १; ११, २, ७, ९; ३, १, १; ४; ५,  
 ३, १३; ६; ३; १२, ८, २, ४-६; ३,  
 ३०; १३, १, १, ३, १; ३३; २, २२;  
 ३, १, १८; २, २०; ४, २, २६; ४, ३;  
 ५, १, २, ३; ३, ११; ५, १२; ६, ९,  
 २४; १०, ९; ८, ५, १; ६, १; २;  
 ३; १५, ५; ६; ९, १, १८; का. १, १,  
 ४, १०; २, २, १३; १४; १६; ५, १,  
 १७; २, १, १, ४; २, १४; तै. १,  
 १, ४, २; ५, १; ३; २, १, १४; १६;  
 ३, ३, ७; ५, १, ३; ५, २; ४; ५; ७;  
 ७, ५, ३; १०, ४; ८, ३, ३; ४; २,  
 १, ११, १; ४, २, २; ४, ६, ६; ७; ५,  
 १, ३; ८, १०; ६, २, १; २; ३; ४,  
 ३; ५, ७; ९, १; ८, ३, ३; ४, ८;  
 ५, ५; ८, ३; ३, ३, ५, २; ६, ११; ७,  
 १०; ५, १, १; ७, ७, ४; ९; १०; ९,  
 ३; ८, ३, ४; १०, ५, १; ९, ४; १२,  
 ३, २; ३; ४, २; ४; ५; ६; ७; ७, ५;  
 ९, ३; ५; तैआ. १, २५, १; २, ११,  
 १; ३, १, १; ११, ७; ३७, १; ४२,  
 ५; ७, १, १; ९, १; ११, १; १२, १;  
 ८, १, १; ४, १; ६, १; १०, १, २;  
 १३; ८, १; १२, १; १४, १; १५, १;  
 २२, १; २७, १; २८, १; २९, १; ६२,  
 १; ६३, १; तां. २, १, १८, ४;  
 जै. ६; ११७; १२३; १३८;  
 १४३; १६८; १७१; १७७; १९०;  
 १९३; २१२; जैड. १, १, ५, ३;  
 २, २, ५; ३, २; १०; ११; १८, ५, २;  
 २, २, १, ५; ३, १०, २, ५; ४, ८;  
 ११, ४, ३; आ. १; प. १, ३; ३,  
 ५; मं. १, ६, ९-१३; २, ४, ५; ६;  
 सा. १, २, ५; ३, ६, ७; गो. १, १,

३४-३६; २, २, ३; २३; ३, २;  
 १७; ४, १९; -त्यम्डडव जै. ६;  
 -त्यस्य ऐआ. २, १, ५; ३, ८; शांआ  
 ६, २; ५; १६; शा. ७, ३, १, २३;  
 ४, १, ६; १३, ३, १, १८; ५, १, २३;  
 ३, ११; ५, १२; जैड. ३, ५, ८, १०;  
 मं. २, ५, ९, -त्या ऐ. ३, ३, ८; शा. ५,  
 १, ५, ११; १२; ६, २, १, २६; तै. ३,  
 १२, २, २; ८; ४, ३; तैआ. १०,  
 २१, १; मं. २, ३, १८; १९; -त्या;  
 शा. १, ८, १, ४२; ६, ६, ४, १२;  
 तां. १, ३, ५; ५, ११; १४; जैड. ३,  
 ५, ८, ११; -त्यान् शांआ. ५, १;  
 शा. १, १, १, ६; ९, २, २३; ७, ४,  
 १, ८; १३, ८, १५, ६; का. २, १, १,  
 ५; तै. ३, ८, २०, ३; ९, ३, २; तैआ.  
 ७, ११, १; तां. ६, ४, १५; -त्या-  
 नाम् तै. ३, ११, ४, १; -त्यानाम्  
 तै. १, ७, ४, १; तैआ. १, १५, १;  
 -त्यानि शा. ६, २, १, २६; -त्याय  
 शा. ५, ३, ३, ८; ८, ५, ३, ३; तै. ३,  
 ७, २, ४; १२, ४, ४; -त्य ऐ. ३,  
 ६; ५, ३, १; शा. ७, ४, १, ८; १३,  
 ५, ५, १२; ६, ९, २४; ८, १५, ५;  
 तै. १, १, ४, २; २, १, २५; २, ६, २,  
 ३; ३, ३, ६, ११; ७, १०; ७, ७, ४;  
 १०, ९, ४; तैआ १०, २४, १; ६२,  
 १; ६३, १; जै. ६; १४३; आ. १,  
 ९९; मं. २, ४, १०; गो. १, १,  
 ३४; २, ३, २; -त्येन ऐ. ५, २०;  
 ७, १०; शां. २६, ८; शांआ. ३,  
 २; शा. १, १, २, १७; ३, १, २७;  
 २८; २, १, ४, १०; २, ३, १, ३०;  
 ४, १, १; ३, ३, २, २; ९, ४, १; ३,  
 ६, ९, २४; ६, ३, १, ३९; ७, १, १;  
 १२, १, ३, २३; ८, ३, ३०; १३, ४,  
 २, १२; १३, ४, ४, ३; ८, ६, ३; का.  
 १, १, ४, १०; ३, १, २१; ४, २, १;  
 २, १, २, १४; तै. १, ५, ५, १; ३; ५;  
 ७; २, १, ११, १; ६, ५, ७; १९, २;

३, ३, ५, २; ८, ३, ४; १२, ४, ४;  
 तैआ. ३, १३, १; ३, २१, १; ६,  
 ५, ३; १०, ६२, १; ६३, १;  
 तां. ६, ५, ४; जै. १४३; १७१;  
 जैड. ३, ४, ५, १; गो. १, १, ३४-  
 ३६; ४, १३; २, ३, १७; -त्यभि:  
 तै. २, ८, ५, १; -त्यै: तै. २, ६,  
 १६, २; तां. १, ३, ९.  
 सत्य-काम- -म: ऐ. ८, ७; शांआ.  
 ९, ७; शा. १३, ५, ३, १; १३, ६,  
 १०, १४; ९, ३, २०; -माय शा.  
 १३, ९, ३, १९.  
 सत्य-ग्रन्थि- -न्थिना मं. १, ३, ८.  
 सत्य-जा(√जन्)- -जा: ऐ. ३, २०  
 शा. ६, ७, ३, ११.  
 सत्य-ज्योतिस्- -ति: शा. ९, ३, १, २६.  
 सत्य-ता- -ता शा. १३, ६, १०, ९.  
 सत्य-त्व- -म् ऐआ. २, १, ५.  
 सत्य-धर्मन्- -र्मा शा. ७, २, १, २०  
 ३, १, २०; तै. १, ७, १०, ३;  
 ४; -र्गाणम् तै. १, ७, १०, ३.  
 सत्य-धामन्- -मा शा. ९, ४, १, ७.  
 सत्य-धृति- -म् शा. १०, ६, ३, २.  
 सत्य-धृत्- -तम् ऐआ. १, २, २.  
 सत्य-पु- -पेभ्य: शा. ३, ९, ३, २५.  
 सत्य-प्रसव- -व: -वम् शा. ५, ४, ४,  
 ९; -वाय शा. ५, ३, ३, ३; १३, ४, २,  
 १२; १३, ९, ४, १८; तै. १, ८, ३, ४.  
 सत्य-प्रसवस्- -वस: शा. ५, १, ५,  
 ४; ५; १५; -वा: शा. ३, २, ४, १२.  
 सत्य-प्राश्न- -श्न: तै. १, १, ५, १.  
 सत्य-भूय- -म् शा. १३, ८, ६, २.  
 सत्य-मन्मन्- -न्मा तै. ३, ५, ९,  
 १; ६, १३, १; १४, ३.  
 सत्य-मय- -य: शां. २, ८; -या: शां.  
 २, ८; ९, १.  
 सत्य-यज्ञ- -ज्ञ: शा. १०, ६, १, १;  
 जैड. ३, ७, ३, २; -ज्ञम् शा. १०,  
 ६, १, ५; जैड. १, १२, ५, १; -ज्ञाय  
 जैड. ३, ७, ३, २.

† एकत्र 'सत्यज्योतिष्टव' इति सुपा. प. १।

सत्य-राजन् - ०जा३न् (=जन् य.द्र.)  
 तै. १, ७, १०, ६; २, ६, ५, ३.  
 सत्य-राधस् - ०धः तै. २, ५, ५,  
 २; ८, ९, ८.  
 सत्य-वत् (मनुषु) - वत् ऐ. ५, २०;  
 २१; ६, १८; ऐआ. १, २, २: गो.  
 २, ५, १५.  
 सत्यवती - ती, -तीम् जै.  
 १६८.  
 सत्य-वचन - म् सा. ३, १, २.  
 सत्य-वचस् - चः तैआ. ७, ९, १.  
 सत्य-वाच् - चम् तै. २, ८, ४, ८;  
 -चे तै. १, ८, ३, ४; २, ५, ४, ६.  
 सत्य-वादिन् - दिनः शां. २, ८;  
 श. १२, १, ३, २३; गो. १, ४, १३;  
 -दिभ्यः श. ३, ४, ३, २१.  
 सत्य-वृध् - धः श. ९, १, २, १८;  
 २, ३, ४२.  
 सत्य-श्रवस् - वसः आ. १, २५८;  
 ४२१; -वसे श. १२.८, ३, २६;  
 जै. ३, ७, ५, १; जेआ. १, २५८;  
 ४२१; गो. २, ५, ७; -वाः जै. ३,  
 ७, ५, १.  
 सत्य-संहिता - ता शांआ. ७, १८;  
 -ताः ऐ. १, ६.  
 सत्य-संकल्प - म् श. १०, ६, ३, २.  
 सत्य-सद् - सद् श. ६, ७, ३, ११.  
 सत्य-सन्ध - धाः शांआ. ७, १८.  
 सत्य-सम्भू (त →) ता - ता प. ४, ७;  
 गो. १, ३, १६.  
 सत्य-संमित - म् ऐआ. ५, ३, २.  
 सत्य-सव - वः तै. १, ७, १०, २;  
 ३; -वम् श. ३, ३, २, १२; तै. १,  
 ७, १०, २; -वस्य तै. २, ८, ६, ४.  
 सत्य-सवस् - वसः श. ३, २, ४,  
 १२; ५, १, ५, २; ३.  
 सत्य-साह - ह् श. ९, ४, १, ७.  
 सत्य-हविस् - विः तैआ. ३, ५, १.  
 सत्य-हुत (√हु) - तस्य शां. २, ८;  
 सत्या (त्यऽआ-)त्मन् - त्म तैआ. ७,  
 ६, २

सत्या (त्यऽअ-)धिवाक - कः जै. ७.  
 १, १२, ५, १.  
 सत्या (त्यऽअ-)वृत् - न्ते ऐ. ४, १;  
 ऐआ. २, ३, ६; श. ९, ५, १, १२;  
 १४, १, १, ३१; तै. १, ७, ५, ३;  
 १०, ४; ५; २, ६, २, ३; गो. २, ४,  
 १९.  
 स (त्य →) त्या-वन् - वानम् श. ७, ३,  
 १, ३४.  
 सत्या (त्यऽआ-)शिस - शिषः तां.  
 १४, ३. २०; -श्रीः तां. ११. १०,  
 ११; १३, १२, ७; १५, ५, १३.  
 सत्यो (त्यऽअ-)त्तर (→) रा - रा ऐ.  
 १, ६; गो. २, २, २३.  
 सत्यौ (त्यऽआ-)जस् - जसम् श.  
 ५, ४, ४, १०; तै. १, ७, १०, ३; जाः  
 श. ५, ४, ४, १०; तै. १, ७,  
 १०, ३.  
 सत्वन् - त्वनाम् ऐ. २, २५; -त्वानः  
 मं. २, ६, १४.  
 सत्र-√सद् द्र.  
 सत्रा (←सह+त्रा) ऐ. ४, ४; ५, ८; शां.  
 १७, ४; श. १, २, २, ९; १०: ६, ३,  
 ३१; ३, ५, ३, १९; का. २, २, १,  
 ७; तै. २, ५, ८, ९; ८, ५, ७; तां.  
 १२, ९, २१; जै. ११; ६७; ७४.  
 सत्राञ्च् (त्रा/अञ्च्) - त्राचा तै.  
 २, ४, ३, ५.  
 सत्रा-जित् - जितम् श. ६, ३, १,  
 २०.  
 सत्रा (त्राऽअ-)भिजित् - तम् जै. १६२  
 सत्रा-साह - हम् ऐ. ५, ५; शां.  
 २२, ८.  
 सत्रासाहीय - यम्, -यस्य तां.  
 १२, ९, २१; जै. ६७; -ये आ.  
 जेआ. १, १७०; -येन तां. १२, ९,  
 २१; २२: २०, ३, २.  
 सत्रासाहीयन्व - म् तां. १२, ९,  
 २१; जै. ६७.  
 सत्रा-हन् - हा ऐआ. ५, २, ४; शां.  
 २, ५, ६.

स-त्वच - म् ष. ४, ४.  
 स-त्वचस् - सम् श. ३, ३, ३, १८.  
 सत्वत् - ताम् ऐ. ८, १४; -ताम् इव  
 श. १३, ५, ४, २१.  
 स-त्वरमाण - णाः गो. २, ४,  
 १०.  
 √सद् (→सीद्), सीदति श. ६, २, १,  
 ५; का. १, ५, १, २७; २, ५; १०: ६,  
 १, १५; २८; सीदति श. ६, २, १,  
 ५; ६, ४, १; २; ८, ६, १, १; ३; १०;  
 २१; तां. ११, १०, १३; जै. ८१;  
 सीदन्ति श. ३, ५, ३, ५; ६, १, १;  
 ११, २, ७, ३२; सीदन्ति श. ३, ६,  
 २, २५; गो. २, ३, १३-१५; ४,  
 १-३: १५-१७; सीदसि जै. २०;  
 सुदित्र तैआ. १०, १, १६; सीदामि  
 शां. ६, १३; श. १, ५, १, २४; तां.  
 १, २, २; गो. २, १, १; सीदत् तै.  
 २, ६, ८, २; सीदतु तै. १, २, १,  
 २४; तैआ. १०, १, ११; सीदन्तु  
 तै. २, ८, २, २; ८, ११; सीदन्तु त.  
 ३, ७, ४, १०; सीद् ऐ. १, २८;  
 शां. ९, २; श. २, ६, १, २३; ३,  
 ४, ४, १०; ६, ४, २, ६; ७, ३, १५;  
 का. १, ६, १, १५; सीद् श. १, ७,  
 २, १७; ६, १, २, २८; ७, ३, १५;  
 ७, १, १, ३०; ५, १, ८; ८, १, ४,  
 ८; २, १, ५; ६; ७; १५; ७, २, ६;  
 ९, २, ३, ४; १०, ५, १, ३; तै. १,  
 २, १, ९; २, ६, ५, १; ३, ३, ६, १०;  
 ७, ५, ३; ६, १०; ७, ९; १०, २, १५;  
 ११, १, १-९; ११-२१; ६, १; २;  
 १२, ६. १: ६; ७, १; ५; ८, १; ३;  
 तैआ. १, ३, १, ४; ४, १७, १; १८,  
 १; १९, १; सीदत श. ५, ३, ४,  
 २८; ८, ६, २, २३; ९, २, ३, ३५;  
 तै. १, ७, ६, १; २, ८, २, ३; ३, ७,  
 ७, ११; सीदाम श. ८, ६, १, २;  
 तां. २३, १९, २; असीदत् ऐ. ३,  
 १४; ७, ९; श. ८, ४, ४, २; तां.  
 ११, १०, १२; गो. २, ३, १२;

असीदन् श. ३, ५, ३, ५; ६, १, १;  
 ८, ६, १, १; ३; असीदन् श. ८, ६,  
 १, १; ३; १०; २१; जै. ८१; तै.  
 २, ८, २, १; मद्देयम् तै. ३, ७, ४  
 १५; अपदत् ऐ. १, २८; २०; श.  
 २, १, ४, २९; ६, ४, २, ७; अपदन्  
 श. १, ३, ४, १६; तै. ३, ३, ६, ११;  
 अपदन् श. १, ३, ४, १६.  
 साद्वयति शां. ६, १३; १३, ५; श.  
 १, १, १, १९; ३, ४, १५; ३, ७, ४,  
 ९; ८, १, ५; ४, १, १, १८; २६;  
 २, ९; १०; ५, १७; २, १, १५; ४,  
 १६; १७; ५, १, २, ७; ८, ३, १, ५;  
 १०, २, ५, १३; ५, १, ३; का. २,  
 १, १, १४; साद्वयति श. १, १, १,  
 १८; १९; ८, ३, २७; ३, ९, २, १३;  
 १४; १५-१७; ४, १, १, १७; २७;  
 २, १०; १७; २४; ३, १९; ४, १०;  
 ५, १७; १८; २, १, ९; १२; २,  
 १६; ३, १०; १५-१७; ४, १३;  
 १४; १५; २४; ३, १, ७; २४; २७; ३,  
 १८; ४, १, ७; १४; ९, ३; ५;  
 ७; ९; ५, १, २, ४-६; ८; १९; ३,  
 ४, २८; ७, १, १, १४; २६; २९;  
 ३१; ३२; २, १, १२; ३, १, २४;  
 ४४; ४, १, ४४; २, २३; २४;  
 २९; ५, १, २५; २, २२; ४६-६०;  
 ६२; ८, १, १, ६; ९; २, ३; ६; ९;  
 २, १, ८, १६; ३, १, ४; १४; २, ५;  
 ६; ४, २, १४; ६, १, ४; ३, १२;  
 २३; ७, १, ६; २, ६; ३, २०; ९, २,  
 ३, १९; ३५; १४, १, २, १७; २, २,  
 ३०; का. १, ६, १, ३०; २, १, १,  
 १३; १४; तै. १, ३, २, ५; ६, ५, १;  
 ७, ६, १; ३, २, १, ६; २, ९; ३, १२;  
 ४, ७; ९, १५; ३, ४, ३; ६, १०;  
 ११; ९, ८; गो. २, १, १; ४, ८; ९;  
 साद्वयतः श. २, ५, २, ४४; ४, २,  
 १, १५; ५, १, २, १८; का. १, ५,  
 १, ३७; साद्वयन्ति श. ४, १, १,  
 २७; प. ३, ८; गो. २, ४, ६; साद्व-

यामि शां. ६, १४; श. १, १, २,  
 २३; ३, ९, २, १३; ४, १, १, १७;  
 २, १७; ७, ४, १, ४१; ४२; ५, २,  
 ४६-६०; ६१; ८, २, १, १०; ७, ३,  
 १३; का. २, १, २, १६; ३, २, ४,  
 ७; ३, ९, ८; तैआ. ३, १९, १; ४,  
 १०, ३; ५, ८, ७; ६, ७, ३; तां. ६,  
 ४, ३; गो. २, १, २; साद्वयतु  
 श. ७, ४, २, ६; २७; ८, ३, १,  
 ९; २, ३; ७, १, २१; ३, १४; तै.  
 ३, १०, २, १५; ११, १, १-२१;  
 तैआ. ४, १७, १; १८, १; १९, १;  
 ६, ६, २; ७, ३; ८, १; साद्वयताम्  
 श. ८, २, १, ४-७; १०; २, ८;  
 साद्वयन्तु श. ८, ६, १, ५; साद्वय  
 ऐ. १, २८; श. ६, ४, २, ६; साद्वय-  
 ध्वम् तै. २, ५, ५, ४; साद्वयाम  
 श. ५, १, २, १५; साद्वयेत् ऐ. ७,  
 ३४; साद्वयेत् श. १, १, १, २१;  
 ४, १, १, २७; २, १८; २, २, १४;  
 ३, १८; ५, ९, ३, ५; ७; ८, १, १,  
 ६; ९; २, ३; ६; ९; साद्वयेत् श. १, १,  
 १, २१; २, २३; ३, ९, २, १५; ४, १,  
 १, १७; २, १७; १८; २, ३, १८; का.  
 २, १, १, १४; साद्वयेयुः ऐ. ७,  
 ३४.

सत्तुम् ऐ. ३, १४.

सत्र-त्रम् ऐ. २, १९; ४, १२;  
 १६; १७; २६; ३२; ५, १४; ६, १;  
 ३; शां. १२, ३; १५, १; २३, ५;  
 २६, ५; श. ४, ६, १, १५; ८, १; २;  
 २०; ९, १; ३; १२; २०; २३; ८,  
 ६, ३, १८; ११, ४, २, १८; ५, ५, १;  
 २; ४-६; ८; १२; १२, ४, १, १; १४,  
 १, १, १; ३; २, २, ४७; तै. १, ४,  
 ९, १; २, १, १, १; २, ८, ४; ३, ५,  
 १; २; ३; ७, १७, १; ३, १२, ९, २;  
 ७; तैआ. ५, १, १; १०, ६४, १;  
 तां. ४, १, १; ६, १७; ९, १९; ५, ७,  
 ८; ७, ५, ६; ८, ५, ९; ८, २२; ९, २,  
 १२; १०, १२, १; ११, ४, ७; ८; १०;

५, ४; ६; १२, ५, १४; २१; ११, १०;  
 २५; १२, १२, ५; १४, ३, २०; १२,  
 ९; २२, ३, २; १०, २; २३, ६, ३;  
 ८, २; ३; १९, ८; २४, २, २; ३, २;  
 ११, ६; १८, २; २५, ६, ५; ८, ३  
 १८, ५; जै. ७०; १२५; १६२;  
 १६३; १६४; १७०; १७१; १७६;  
 १८९; १९०; १९७; २०३; २०७;  
 जै. ४, ८, ४, ५; प. १, ७; ३, १२;  
 ४, २; -त्रम्ऽइव तां. २२, ३, ३;  
 १०, २; -त्रस्य शां. २७, ६; श.  
 ४, ६, ९, ११; तां. ४, ८, १०; ५, ४,  
 ७; आ. २, १५, ४; जैआ. २, १, ५;  
 -त्राणि तां. २३, २६, २; -त्रात्  
 शां. २५, १८; श. ११, ५, ५, १;  
 तां. ४, ८, ११; १५, १२, ३; जै. ८५;  
 १९९; -त्राय तै. १, ४, ७, ७; तां.  
 ९, ३, १; -त्रे ऐ. ८, २१; श. ४,  
 ६, १, १५; १२, १, ३, २२; २, २, २;  
 १४, २, २, ४७; -त्रेण श. ४, ६, ८,  
 १५; १८; तै. ३, १२, ५, ७; तां.  
 २२, ३, २; १०, २; २३, ८, २; २४,  
 २, २; गो. १, ५, ८.

सत्र-परिवेषण-म् ऐ. ५, १४;  
 जै. १५६.

सत्र-याम-म् जै. १६८.

सत्र-राज्-राट् श. ३, ५, ४, १५.

सत्र-सुद्-द् श. १२, १, ३, २२.

सत्रायण्(-त्रऽअयण्)-म् श. ४,  
 ६, ८, २; तां. २५, ३, ४; ७, ३; ८,  
 २; ३; १६, ३.

सत्रायण-रूप-म् ऐ. ६, २२; गो.  
 २, ६, ४.

सत्रो(-त्रऽउ)-व्याण-न्म् श. ४,  
 ६, ९, ७; -ने श. ४, ६, ९, १०; १५;

सत्रिन्-त्रिण-ऐ. ४, १३; शां. २५,  
 १; तै. १, २, २, १; तां. ४, ५, १५;  
 ५, ७, ८; ९, १४; जै. १६२; १६३;  
 गो. १, ४, १; -त्रिणाम् शां. १,  
 १; श. १२, १, १, १०; तै. २, ३,  
 ५, ४; गो. १, ४, ६.

सत्रिय,या- -यस् तै. ३, ११, ९, २:  
तैआ. १, २२, १०; २६, २; -या ऐ.  
४, २६; -नेभ्यः तां. ११, १, १.  
स(त्र्य→)त्र्या- -त्र्याः वा. ११, ३,  
३, २. =वत्रिय-

सुद- -नेन तै. २, ६, ४. ८.

सुदन- -नम् ऐ. १, २, २; ३०; शां. ९,  
६; २३, ३; वा. ६, ८, २, ६; ७, ५,  
२, ५६; ८, ७, ३, १३; तै. २, ८, १,  
५; ३, ७, ५, २; तां. ६, ४, ४, -ना  
ग. ४, ४, ४, १०; -नात् शां. २, ५  
२; -नान् गो. १, २, २, १; -नाय  
तै. ३, ७, ६, ५; -ने ऐआ. ५, ३, १;  
शा. १, ५, १, २, ४; ७, ५, २, ५, १-५३;  
५६; ८, २, १, ५; ७, ३, १३; तै. १,  
२, १, १३; २, ४, ३, २; ५, ५, ४, ८,  
४, ७; ३, ३, ६, १०; ९, ८; तां १,  
२, २; ६, ४, ३; गो. २, १, १.

सुदस- -वः ऐ. १, २, ३; ३०; २,  
३६; ५, २३; ८, ८; ऐआ. ५, १,  
३; शां. ११, ८; १३, १; १६, ५;  
१७, ७; शा. १, ३, ४, १, ४; ३, ३,  
४, १; ५, ३, ५; ७; ६, १, १; २  
२२; २३; २, ५; ४, ३, ४, १, ७, १८;  
२, १; ६, ७, ३; ६; ९; ९, १, ५; ५, ४,  
३, ६; १३; ६, ६, ५, १, ५; ७, ४, १,  
३०; १२, १, ३, २, २; ७, ३,  
१, ४; तै. १, ४, २, २; २, १, ५,  
१, ६, १, ४; १, ४, ६; तैआ. २, १, ६,  
१; ३, ८, १; ४, १, १, ४; ५, ९, ७;  
तां. ५, ४, १, २; ६, ४, १, २; २, ५, १०,  
५; जै. १, २, ७; जैड. १, १, ७, २, ३;  
आ. जैआ. १, १००; मं. २, ३,  
१३; गो. १, १, १, ५; २, १०; २, २,  
७; १, ७; १८; १९; ३, ५, १; १, ७;  
५, ४; -दः-दः तां. २१, १०,  
२, १; -दसः ऐ. २, ३, ६; शां. २, ३,  
५; २, ७, ५; शा. ३, ६, १, २, ७;  
१३, ५, २, १, ६; तै. २, ४, ३, १, १;  
तैआ. १०, १, ४; तां. १, ६, ६; ६, ४,

६; १, १; ना. २, ७, ६; प. १, ७;  
दसि ऐ. २, ३, ६; शां. ६, १, ३; ११,  
८; शांआ. ३, १; शा. ३, ५, ३, ५, ६,  
१, १; २, २, १; २, ५; ९, २, १, ३; ४, ६,  
७, ३; ८; १, १; १३, ५, २, १, १; तै. ३,  
३, ६, १०; ९, ८; ७, ६, १०; १, ३, २;  
तैआ. ४, १, १, २; जैड. १, १, ७, २,  
३; ५; प. १, ४.

सदः-प्रवर्षक- -कान् गो. १, १, १, ३  
सदो-विज्ञीय- -म् तां. १८, ८,  
८; ९; १९, १, २, ५; आ. जैआ. १,  
५, १, १

सदोहविधान- -नानि वा. जैआ.  
१, १००; -नाभ्याम् तआ. ३,  
८, १; -ने जै. १, ५, १; १, ५, ६; १, ९, ८.

सदस्य- -स्या- -स्य तै. २, ६, ४, ४;  
प. २, ५-७; १०; -स्यः शां. १७,  
७; २, ६, ४, ५; प. २, ५-८; १०;  
गो. १, १, १, ३; २, १, ९; २, ५, ४;  
-स्यम् प. २, ४; गो. १, ५, २, ४;  
-स्यस्य ऐ. ७, १; गो. १, २, १, ९;  
३, १, ८; -स्या ग. १, ४, ३, १, ८;  
-स्याः शा. ४, ३, ४, १, ८; तै. ३,  
१, २, ९, ४; तां. २, ५, १, ८, ४; गो.  
२, २, १, ९; -स्यान् ऐ. २, ३, ६;  
तां. ८, ७, ६; १८, ९, १, ७; गो. २,  
२, १, ९; -स्यानाम् शा. ४, २, १,  
२, ९; -स्याम् तां. ६, ७, ४; गो.  
२, २, १, ९; -स्ये शांआ. ३, १;  
-स्येभ्यः गो. १, ५, ८; २, ३, १, ८;  
-स्यः ग. ४, ३, ४, १, ८.

सदस्य- -व- -म् गो. १, २, १, ९.  
सन्नु, न्ना- -त्त. ग. ६, ७, ३, १, १;  
१, २, ६, १, ३, ३; तै. ३, १०, १, ३;  
प. २, ४; -न्नाम् शां. ९, २; ६;  
-न्नाः शा. ७, ५, २, ५, ६; -न्नात्  
तै. २, ४, ७, १, १; -न्नासु ऐ. २,  
२, ०; -न्ने शा. ४, १, ३; ४;  
-न्नेषु तै. २, ७, १, ३; तां. १, ७,  
१, १, २; १, ८, ३, २.

सन्न-व(त्→)नी- -तीभिः शां.  
९, २; ६; -तीम् गां. ८, ४.

सादन-, सादयित्वा, साद्यमाना-,  
सीदन्, न्ती- अद्र.

सुदम् ऐ. ७, १; शा. १, २, ५, ५, १, ३;  
तै. २, ५, ४, ६; ८, ९, ९; ३, ६, ८, २;  
१०, २; ५; तैआ. ३, १, ४, २; मं. २,  
१, ८; गो. १, २, १, ८.

सुदा ऐ. ३, ३, १; शा. ३, ७, १, १, ८; तै.  
१, ४, ८, ६; २, ४, ८, २; ५, ६, ४; ८,  
५; ८, १, २; ४, १; ९, ९; ३, ५, २, ३;  
६, १, ३; तैआ. १, ३, १, १; १, ०, ४, ७,  
१; सा. १, ३, ३; ६; ५, १०; १, ३; ७,  
१, ४; २, १, ९; १, १; २, २; ३; ३, ३;  
८; १०; ४, ८; ६, २; ७, ७; ८, ४; ३,  
१, २-४; १०; ३, १; २; ७, १; ३; ५;  
९, १; ३; गो. १, ३, १, ६; २, ४, २.

सदा-नीरा- -रा शा. १, ४, १,  
१, ४.

सदा-वाक्षिनी- -नी जैआ. १,  
५, १, १.

सदा-वृध- -वः तैआ. ४, ४, २, ३.  
सदा-शिव- -वः तैआ. १०,  
-४, ७, १.

सदा-सुह- -हम् तै. ३, ५, ७, ४.  
सदा-हुत- -म् ना. १, ३, ६.

सु-द्राम- -म् शा. १, ४, ५, २, १.  
स-द्राम्नी- -म्नी तैआ. ४, २, ३, १.  
सु-द्रीक्षो(क्षाड)पसत्क- -त्कः शा.  
१, ३, ६, १, २.

स-दर्शपूर्णमास- -म् सा. १, ३, ६.  
म-दृग्- -दृक् प. ३, ७; -दृग् तै. १, २,  
६, ३; -दृग् तै. २, ४, ४, ४; -दृशम्  
ऐ. ३, ७; शा. ९, ५, १, १, २; वा.  
१, २, ४, १, १; गो. १, १, २, ३;  
-दृशयोः वा. १, १, ८, ३, १, १;  
-दृशाः ग. ४, ५, ४, १; ६, २, १, १, ९;  
९, ५, १, १, २; जै. १, ८, ६; -दृशानाम्  
ग. ४, ५, ४, १; -दृशौ शा. ३, ०,  
३, २, १, २, २.

स-दृशी- दृशीः जै. १, १८, २, ५;  
 -दृश्यः श. ६, २, १, १९; -दृश्यौ  
 जै. १०४.  
 सद्ग-भव- - $\phi$ म्सइव श. ४, ५,  
 ३, १.  
 सु-देव, वा- -वः जै. ४७<sup>३</sup>; -वम् शां.  
 २२, १-३; तै. ३, २, ३, १२; ५, १;  
 ७, ४, ९; जै. ४७: -वाः श. १४,  
 ६, ९, २०<sup>३</sup>; तै. ३, २, ५, १; -वाम्  
 तैआ. ४, ४२, ५; -वे श. ३, १,  
 १, १.  
 सुदेव-तर- -रः श. २, १, ४, ७;  
 का. १, १, ४, ६.  
 सदोविशीय-अदोहविधान-सदस-गद.  
 स्रग्न(√सद्)- -घ्न ऐ. १, २२; शां.  
 ८, ७; तै. २, ४, ३, २; ६, ८; -घ्नानम्  
 ऐ. ४, २०<sup>३</sup>; -द्मानि श. ६, ७,  
 ३, १०<sup>३</sup>.  
 रुघ्नसः(ः) ऐ. २, ३४; ४, २०<sup>३</sup>; ६, १८;  
 २०; ऐआ. १, ३, ४<sup>३</sup>; ५, १, ६; श.  
 ६, ७, ३, २<sup>३</sup>; ११, ५, ४, १२<sup>३</sup>; १४,  
 १, १, ३२<sup>३</sup>; तै. १, १, ६, ७; ७, ३,  
 २; ८, २, १<sup>३</sup>; २, ४, ७, १०; ८, ४, ८,  
 ७, १; ३, ६, ३, ४; ९, २, १, २; २, २, १;  
 तैआ. २, १३, १<sup>३</sup>; १०, १, ४; ३, १५,  
 १; तां. १६, ६, ११<sup>३</sup>; ८, ७; १२,  
 १; जै. १४०<sup>३</sup>; २०३; प. ४, १;  
 सा. ३, ४, ११; ६, १०; १३<sup>३</sup>; गो.  
 २, ४, १; ६, १; २.  
 सघः-क्री- -क्रियः श. ३, ५, १, १९;  
 -क्रियम् जै. १३६; -क्रिया श. ३,  
 ५, १, १७; जै. १३७<sup>३</sup>; -क्रीः श.  
 ३, ५, १, १७.  
 सघः-सुत्या- -त्याम् ऐ. ६, ३४<sup>३</sup>.  
 सघस्त्व(स्+त्व)- -स्त्वाय तां. १६,  
 १३, १३.  
 सघो(-सृज्जा)-जात- -तम् तैआ.  
 ३, १४, १; १०, ४३, १; -ताय तैआ.

१०, ४३, १; -ते तां. १८, १, २४.  
 सघो(-सृज्ज)-यज्ञसंस्था- -म् प.  
 ४, १.  
 सघो(-सृज्ज)-भूत- -तम् श. ९,  
 ५, १, ६८.  
 सघ-सह  
 सघ-माद्(√मद्)- -दः श. ५, ३,  
 ५, १९<sup>३</sup>; तै. १, ७, ६, ४.  
 सघ-माद्- -दम् तै. २, ४, २, ६; ३, १,  
 १, ८; ६, १३, १; १२, ३, ३; तैआ. ६,  
 ३, १; जै. १८; १८८; -दे ऐ. ५, १२;  
 ऐआ. ५, २, ५; शां. २३, ७; जै. ३५.  
 सघ-मादिन्- -दी ऐआ. ५, ३, ३.  
 सघ-माघा- -घम् जै. ४, ११, १,  
 ७; -घेषु तै. १, ४, ८, २.  
 सघ-स्तुति- -तिः तै. २, ७, ५, २.  
 सघ-स्थ(√स्था)- -स्थ श. ९, ५,  
 १, ४६६; -स्थः श. ९, ५, १, ४६;  
 -स्थम् ऐ. १, ३०; श. २, ५, ३, २१;  
 ५, ३, ५, १९; ६, ३, १, ३९; ३, ८;  
 १२; ४, ४, १७<sup>३</sup>; ७, ५, २, ५७; ८,  
 ६, ३, २३; ९, २, ३, ३५; ३९; १३,  
 ५, १, १७; १८; तै. २, ४, २, ६; ३,  
 ९, ४, ८; आ. २, २४, ४; -स्थ्याः  
 श. ९, ५, १, ४७; तै. ३, ७, १३,  
 ३; -स्थात् श. ६, ३, १, ३८; २,  
 ९; ४, १, १; २; तै. २, ८, ७, २;  
 ३, ७, ९, २; तैआ. १०, १, १६;  
 -स्थे श. ४, ४, ११; ६, ३, १,  
 ३९<sup>३</sup>; ३, ८<sup>३</sup>; ५, ४, ३; ४<sup>३</sup>-८<sup>३</sup>;  
 ७, ५, २, ५७; ८, ६, ३, २३; ९,  
 २, ३, ३५; ३९; ४, ४, ५; तै. २, ८,  
 ५, ४; ३, ७, ७, १०; १२, ५; १०, ४,  
 ३; तैआ. ४, ११, ६; ६, ३, १; ४, २.

स-धी(√धे)- -धीः श. १४, ७, १, ७.  
 स-ध्या(ध्रिय)न्व- -ध्रियक् तै. २, ५, ८,  
 १०; -धीचः जै. १७५; -ध्यान्त्रिं  
 तां. १६, ११, ४.  
 सधीची- -चीः ऐआ. २, १, ६<sup>३</sup>;  
 श. १४, १, ४, १०<sup>३</sup>; तै. २, ४, ५,  
 २; ६, ९, १; तैआ. ४, ७, १; ५, ६,  
 ५<sup>३</sup>; जै. ३, ६, ९, १; ४<sup>३</sup>.  
 सधीचीन- -नेन तै. २, ८, ३, ४.  
 √सन्, सनोति ऐ. १, १३; २, २; श.  
 ६, ४, ३, १०; १२, ८, १, २२<sup>३</sup>;  
 सनोति श. ३, ४, ३, १८; तै. ३,  
 ५, ७, ३; सनोतु तै. २, ४, १, ५; ३,  
 १, १, १०; सनुताम् तै. ३, १, २,  
 १०; असनोत् तै. २, ६, ३, २; २;  
 असन्वत् तां. १०, ५, १३; सनेयम्  
 तै. ३, ७, ६, १२; सनेम् || तै. १, २, १,  
 १५; सनेम शां. ११, ५; असन्व  
 ऐ. २, ५; असन्त् तां. २४, १, १४.  
 सिपासति तां. १२, ४, ४; गो.  
 २, ४, ३.  
 सनि- -नये श. १४, ५, ५, १६; -निः  
 तै. १, ५, १, ३; -निम् ऐ. ६, ७;  
 श. ७, १, १, २७; तै. २, ३, ९, ९;  
 ३, १, ३, ३; तैआ. ४, ११, ८; १०,  
 १, ४; जै. १७१; गो. २, ५, १३;  
 -नीनाम् श. २, ३, ४, १५; तै. ३,  
 १, १, ७; -नेः जै. १५१; -न्याप् १,  
 २६; श. ३, ४, ३, १८<sup>३</sup>; गो. २, २, ४.  
 रसनित्- -न्तः ऐआ. ५, २, ५;  
 -ता ऐ. २, २; शां. २३, ६; -तारम्  
 तै. ३, १, १, ७.  
 रसुनित्- -न्ता श. ६, ४, ३, १०; तै.  
 ३, ६, १, २.  
 सनिष्यन्- -ष्यन् तै. २, ४, ३, ४;  
 गो. २, ४, १७.  
 सनिष्यन्ती- -म् ऐआ. ५, १,  
 ५<sup>३</sup>.

$\phi$  कि. वि. । § पा. ५, ३, २२३. । † -'च-' इति Mss. स्वरितान्तमुपा. चिन्त्यः । तु. क्र. । § 'सधुस्यम्' इति  
 =य. १८, ५९ । † 'न्त-' इति मुपा. ? † 'धि-' इति प्राति. Gss. चिन्त्यः । || = 'सनेयम्' अमोमशादेशः पा. ७,  
 १, ४० । § 'द्वितातन' इति मुपा. सा. अपि तथैव । 'द्विता(गद.) । असन्व' इति क्र. (८, २८, १)-विरोधाच्चिन्त्यः ।



सनिष्यु- -प्यवः श. ५, १, ५, २३.  
 सं-त्य- -०न्त्य ऐ. २, १२; तै. ३, ६,  
 ७, २.  
 ससनुषी, ← ससनिवस्- -म् तै.  
 ३, ५, ९, १६, १३, १; १४, ३;  
 सात-सिषासत-सिषासु- अद्र.  
 सनक-नवक- -कौ जै. २०३.<sup>३</sup>  
 सन-श्रुत- -ताय ऐ. ७, ३४.  
 सुना श. २, ३, ४, १६; ८, ७, १, ९.  
 सनात् ऐआ. ५, २, २; तैआ. १०,  
 १, १६; सा. १, ४, २०; २, ३, २.  
 सनातुन- -नः श. ६, ६, २, १४;  
 ७, १, १, २८; १४, ५, ५, २२; ७,  
 ३, २८; तैआ. १, २७, ६; -नम्  
 श. ७, ३, १, ३२; ३३; तै. २, ५,  
 ५, ३; -नाः श. ७, १, १, २; -नात्  
 श. १४, ५, ५, २२; ७, ३, २८.  
 सनक्षत्र- -त्रैः तां. ५, २, ३.  
 सुनग- -गः, -गात् श. १४, ५, ५,  
 २२; ७, ३, २८.  
 सनाराशंस- -म् ऐ. ६, २७; गो. २,  
 ६, ८.<sup>१</sup>  
 सनारु- -रुः, -रोः श. १४, ५, ५, २२;  
 ७, ३, २८.  
 सनि-, सनिवृ-, सनिष्यत्-, न्ती-,  
 सनिष्यु-√सन् गद्र.  
 स-निगद- -देन शां. २८, १.  
 स-निरुक्त-(-रु-√वच्)- -क्ताः गो. १, २,  
 १०.  
 स-निर्वचन- -नाः तैआ. १, ६, ३.  
 स-नीळ(ड)- -ळाः(डाः) ऐ. ५, ५;  
 १६; ऐआ. १, २, २; ५, १, १; शां.  
 १९, ९; २२, ९; २४, ५; २५, ३;  
 ११; २६, ९.  
 सनीड-मक्षिका- -काः मं. २, ७, ४.  
 सनुत्य- -त्यः ऐ. १, १९; शां. ८, ४.  
 स-नेमि- -मि श. ५, १, ५, २२; २, २, ७.  
 सं-सम्  
 सं-तनु, संतनुते गो. २, ४, ७; संत-  
 नोति ऐ. ३, ११; ३८; ऐआ. १,

४, ३<sup>५</sup>; शां. १७, ७<sup>५</sup>; श. १, ३,  
 ५, १३; १५; १६; ३, २, २, २६; ९,  
 १, २, १६; १७; संतनोति श. १,  
 ३, ५, १६; ३, २, २, ७; ६, ४, ३, १;  
 ३; ५; ६, ४, ११; ८, २, ११; ७, १, १,  
 २६; ४, २, २०; ८, १, ३, ५<sup>३</sup>; ८; ९;  
 १०; ५, ४, ५; ७, १, ३; ६; २, ६; ३,  
 २०, २१; ९, १, २, १६; १७; २, १,  
 २३; ३, ३१; ४, २, १८; २४; तै. १,  
 ४, ३, ६; ४, ११; ३, २, ४, १; ३, ९,  
 ११; ७, १, ३; ४, १२; तां. २, २, २;  
 १३, ५, १०; जै. १२३; संतन्वन्ति  
 ऐ. ६, १७; १८; २१, तै. १, २, २,  
 ४; तां. ६, ६, १९; ७, १२; गो. २, ५,  
 ११; १५; संतनोमि मं. २, ७, २;  
 सम्-ततनः शां. २५, १०;  
 संतनु तै. १, ५, ७, १<sup>१</sup>; संतनु-  
 वानि श. ७, २, १, १२; संतन्वा-  
 महै गो. २, ५, १५; संतनवाम  
 ऐ. ६, १७; समतन्वन् श. ९, ४,  
 २, १८; तै. २, ३, ५, ३<sup>३</sup>; तां. ८, ३,  
 ५; १४, ९, २६; २७.  
 संतायते तां. ८, ४, १०; संतायन्ते  
 तै. ३, २, ४, १.  
 सं-तत्-ता- -तः ऐ. १, ११; ३, ७;  
 ६, २३<sup>३</sup>; श. ११, ३, १, ५; ६;  
 तां. १६, १, ६; १०, ४; २१, १३, ७;  
 गो. २, ३, ३; ६, ५; -तःऽइव श. १,  
 २, ३, ८; का. २, २, १, २१; जै. १०;  
 -तम् ऐ. २, १९<sup>३</sup>; ३, ७; शां. ७,  
 ३; श. १, ३, ५, १३; ९, ३, ३; ५;  
 ३, २, २, ७; तै. १, ६, ९, ३; ३, ३,  
 ९, ११; ८, १६, २; तैआ. ५, ४, ३;  
 १०, ११, २; तां. ६, ६, १९; १३,  
 ३, ७; प. ४, ५; गो. २, ३, ४; ६,  
 ५; -तम्ऽइव श. १, २, ३, ८; ११,  
 २, ६, ३; का. २, २, १, २१; गो. १,  
 ३, ७; ९; -ता श. १, ७, २, ४<sup>३</sup>; तैआ.  
 १०, ११, २; तां. २, २, २; २०,  
 १४, २; -ताः ऐआ. २, ५, १; शां.

२, ७; श. १, ३, ५, १६<sup>३</sup>; ६, ३, १,  
 १०; ८, १, ३, १०; १२, ८, २, १८;  
 ३५; ९, १, १०; गो. २, ३, ७;  
 -ताःऽइव शां. ८, ३; ८; १३, ५;  
 ९; -तानि श. १, ३, ५, १६; ४,  
 ४, ३, ३; १०, ५, ४, १; -ताम् श.  
 ६, ३, १, ५<sup>३</sup>; १०; ९, ५, १, ४४; -ते  
 तां. १२, १०, ६<sup>३</sup>; -तेन श. १,  
 ९, ३, ३; ५; -तैः ऐ. ५, २; ४; १०;  
 १५; १६; गो. २, ६, १०; -तौ  
 शां ३, ९; श. ७, ४, २, २०<sup>३</sup>; ८, १,  
 ३, ८; ९.  
 संतत-वर्षिन्- -र्वि ऐ. २, १८.  
 संतत-होम- -म् श. ६, ३, १, ५.  
 सं-तति- -तिः शां. ७, ३; तै. १,  
 १, ९, १०; २, ३, १; ३, २, ४, १; ७;  
 १, २; ४, १७; -तिम् ऐ. ७, १०;  
 तै. ३, २, ४, १; ७, ४, १७;  
 -तीः श. ९, ४, २, १८; -त्यै ऐ.  
 १, ११; २, २८; २९; ३, ७; ५,  
 २; ४; १०; १५; १६; ६, १८; २१;  
 ऐआ. २, ५, १; शां. ८, ३; ८; १३,  
 ५; ९; श. ३, २, २, २६; १२, ८, २,  
 १८; ३५; ९, १, १०; १३, १, ३, ७;  
 ६, ३; तै. १, ६, ९, ४; ८, ७, २; ८, ३;  
 २, १, ३, ५; ४, ९; ३, २, ४, १<sup>३</sup>; ९,  
 १५; ३, ४, २; ६; ६, ४; ८, १६, २;  
 १८, ३; तैआ. ५, ४, २; ३; ७, ९;  
 तां. ६, ६, १९; ८, ३, ५; ११, ९, ५;  
 ११, १; १२, ५, २५; ११, १९; १३,  
 ३, ७; ५, ९; ६, १५; १०, २; ३; १८;  
 ११, ५; १२, १३; १४, ३, ७; ५, ४;  
 ७, ९; १०, ७; १८, ८, ६; २१, १३,  
 ९; २२, ३, ६; ७, ३; जै. १०; २०९;  
 प. १, ४; गो. १, ३, १२; २, ३, ४; ७;  
 ५, ८; ११; १५; ६, २; ५.  
 संतति-होम- -मात् तै. ३, ८,  
 १८, ३.  
 सं-तत्य जै. १०.  
 सं-तुनि- -नयः तै. १, २, २, ३;

तां. ४, ७, ७; -नि ऐ. ५, १६;  
 ऐआ. १, २, २; तां. १३, ५, ९;  
 १४, ३, ७; जै. १७९; आ. जैआ.  
 १, ५८४; -निना तां. १४, ९,  
 २७; -निम् श. ११, ५, ५, ११.  
 सं-तनिक- -क्रे आ. जैआ. १,  
 ४४९.  
 सं-तन्त्रुत्- -न्वन् गो. १, ३, ९;  
 -न्वन्ऽइव श. ११, २, ६, ३.  
 सं-तान- -नः तैआ. ७, २, १;  
 -नेन तैआ ३, २१, १; जै. १२३.  
 सं/तप, संतपति शां. ५, ५; श.  
 ६, ६, २, ८; संतपति तै. १, ६,  
 ६, ३; संतपन्ति श. २, ५, ३, ३;  
 का. १, ५, २, ३; संतपुः श. २,  
 ५, ३, ३; का. १, ५, २, ३; समतपत्  
 ऐ. ४, २, ७; जैउ. ३, ४, १, ६; गो.  
 १, १, १; २; ३; ५; ६; ७; ८; १०;  
 ११; १२; २, ८; समतपत् तै. १,  
 ६, ६, ३; संतांसम् तै. ३, ३, ७, ७;  
 तां. १, ५, १.  
 संतप्यते श. ३, ५, ३, १६; सम्ऽइव  
 तप्यते श. ११, ५, २, ४.  
 संतापयति तैआ. १०, ११, २.  
 सं-तपव- -पन् तै. ३, १०, १, २.  
 सं-तप्त, प्ता- -प्तः श. २, ५, ३, ३;  
 का. १, ५, २, ३; -प्तस्य गो. १, १, १;  
 २; ७; -प्तात् गो. १, १, ५; ८;  
 -प्तात्ऽइव जैउ. १, १५, २, ७;  
 -प्ताभ्यः गो. १, १, ३; १०; ११;  
 -प्तेभ्यः जैउ. ३, ४, १, ६-८;  
 गो. १, १, ५; ६; ८; १०.  
 सं-तप्तोस(ः) श. १३, ८, ४, ११.  
 सं-ताप- -पम् श. ३, ५, ३, १३;  
 १४; १६; -पात् श. १२, ५, २, ३.  
 सं-ताप्य- -प्याः श. १२, ५,  
 २, ८.  
 सं-तराम् (तरप्+आम्) √अच्, अन्च्,  
 संतराम्...अच्ते श. ३, ४, ३, ३;  
 ५; ९; सन्तराम्...आन्चन्त श.

३, ४, ३, २; ४.  
 सं/तृद्, संतृन्दन्ति श. ३, ५, ४,  
 १४.  
 सं-तृष्ण- -ष्णः श. ३, ५, ३, ७;  
 -ष्णम् श. ११, २, ६, ४; -ष्णाः  
 श. ३, ५, ४, १४; जैउ. १, २, ३,  
 ३; -ष्णानि जैउ. १, २, ३, ३.  
 सं/तृप्, संतृप्यन्ते शां. १२, ५;  
 संतृप्यन्ति जैउ. १, ३, ४, ४;  
 सम्...तृष्णुत तै. ३, ७, ११, २;  
 समतृप्यन् ऐआ. २, ३, ८.  
 संतर्पयति श. १, ४, ४, २; ८, २,  
 ९; ४, ४, ३, २; तां. २, १, ६, ३;  
 संतर्पयन्ति श. ४, २, १, ३२;  
 समतर्पयन् श. १, ८, २, ८; ४, ४,  
 ३, १; समतर्पयन् श. १, ८, २, ८;  
 ४, ४, ३, १; संतर्पयेत् तां. २, १६,  
 ३; समतीतृपन् श. १, ८, २, ८;  
 ४, ४, ३, १.  
 सं-तृप्त- -प्तानाम् श. ११, ४, २,  
 १६; १७.  
 सं/तृ, संतरति ऐ. १, १३; संतरन्ति  
 ऐ. ६, ६; तां. ४, ७, ४; संतर  
 तैआ. ६, ७, २.  
 सं-तरत्- -रन्तः श. ३, १, १, १२.  
 सं-तार(ण→)णी- -प्यः गो. २,  
 ५, १२.  
 सं-त्वं- -स्वम् तै. १, १, ९, ८; -त्वाय  
 तै. ३, ३, १०, २.  
 सं/त्वरं, समत्वरन्त ऐ. ३, ४५.  
 सं-त्वरमाण- -णाऽइव श. ३, ४,  
 १, ६; -णाः ऐ. ३, ४४; गो. २, ४,  
 १०.  
 सं-दंश- -शाः, -शे, -शेन ष. ३, १०.  
 सं-दश्य तां. ७, ९, ११.  
 सं/दध, संदधतम् ऐआ. ३, १, ४;  
 समदधत् शांआ. ८, ११.  
 सं-दशन(√दृश्)- -ने सा. ३,  
 ६, ७.  
 सं/दृह, संदहति श. ९, १, १, ४२;

११, १, ५, ८; १४, ८, १५, १२; तै.  
 १, ७, १, ५; संदह तै. ३, ७, ६, १७;  
 तैआ. २, ५, २; सम्...दह ऐ.  
 २, २; तै. ३, ६, १, २; ष. ३, १;  
 समदहत् श. ११, १, ५, ८; समदहः  
 तैआ. ६, ४, १; संदहेयुः ऐआ.  
 ५, ३, २.  
 संदहोरत् ऐ. ७, २; ७.  
 सं-दग्ध- -म् तै. १, ७, १, ५.  
 सं-ददस्वत्(√दृष्)- -स्वान् शांआ.  
 १९, ९.  
 सं/दा, समदुः शांआ. १२, १.  
 सं-दित(√दृ)- -ताः तै. ३, १०,  
 ९, १.  
 सं-दिह्य(√दिह्) जै. १५१.  
 सं/द्वी, संद्वीदिहि श. ६, २, १, २६;  
 सम्...द्वीदिहि ऐ. २, ९; सम्...  
 द्वीदिहि श. ६, २, १, २६.  
 सं-द्वीप्त- -म् श. १४, ९, ३, ९.  
 सं/दुह, संदुहाताम् तै. ३, ७, ४,  
 १५; संदुहायाम् तै. २, ४, ७, ८,  
 सं-दोह्य श. २, ५, ३, ४; ५; का. १,  
 ५, २, ४; १०.  
 सं-दृग्ध(√दृग्)- -ग्धानि श. १४,  
 ६, ७, २; ६.  
 सं/दृश्, संपश्यति श. १, ७, ३,  
 १०; ११; ९, १, १०; ९,  
 २, ३, १२; १०, ४, ३, २२; २३;  
 संपश्यन्ति श. २, २, ३, ७; का.  
 १, २, ३, ५; संपश्यन्ति  
 श. ७, ४, २, ३१; संपश्येत् श. ४,  
 ३, ५, २०; १०, ४, ३, २२; संपश्येम  
 श. १०, ४, ३, २१.  
 संदृश्यन्ते श. १३, ८, ४, १२;  
 संदृश्रे शां. १०, २; संदृश्रिरे  
 तै. २, ४, ७, ११; समिव...दृ  
 शिरे तां. १२, २, ७; सम्...दृशसे  
 तां. १२, २, ६; समदृश्यत श.  
 ६, १, १, १२; समदृश्यन्त श.  
 ६, ५, १, २; संदृशि शांआ.

७, १; तैत्ति. १, १, ३; २१, ३; ३१, ६; ४, ४, १.  
 सं-दृश- -दृक् शांवा. १२, ४; दृशः  
 ऐ. ३, ३, ४; तै. २, ८, ६, ९; तैत्ति. १,  
 २८, १; -दृशि वा. ३, ३, १, १२;  
 तैत्ति. ४, ७, ५.  
 सं-दृशो ए. ६, २०; तैत्ति. १०,  
 १, ३; गो. २, ६, २.  
 सं-दृष्टि- -ष्टौ तै. ३, ६, १०, २.  
 सं-दृश्यत्- -श्यत् तै. ३, १०, ९,  
 १५; -श्यत् श. ९, २, ३, १२; १०,  
 ४, ३, २, २; तै. ३, १०, ९, १५.  
 सं-देष(√दिह)- -घः श. ३, १, ३,  
 ३; -घम् श. १०, ५, ३, ८.  
 सं-देष- -हे श. १४, ७, २, १७.  
 सं-द्ववत्(√द्व)- -वन्तम् जैज. १, ८,  
 १, ४.  
 सं-द्ववन्ती- -न्त्यै जैज. १, ८,  
 २, ७.  
 सं/धा,सम्...धत्ते ऐवा. ५, १,  
 ६; संदधाति ऐ. ४, ११; ५, ३, १;  
 ३२; ऐवा. १, १, १, ४, १; २; ५,  
 १; शां. १७, ७; ३०, ४; शांवा.  
 १, ५; २, २; ३, ५; ६; ७, २, १; श.  
 ९, ४, १, ८; संदधाति श. १, २,  
 २, ११; ४, १, ६; ५, १, २, १; ७, ४,  
 १९; २, २; ९, २, २, ८; ३, ४; ५; ६;  
 २, ६, १, ३, २; ३, २, २, ६; ८; १४;  
 ३, १, ७; ६, १, १, ९; ८, ३, ३, ७; ४,  
 १, २, २, ४; ३, २, ६; ४, ४, ८; १३;  
 ५, ३, १, १; ७, ६; ७; ८, १, २; ७, २,  
 ४, ८; ५, ४, २०; ६, २, १, १, १; ४,  
 ३, १; ३; ५; ६, ४, १, १; ८, २, १, १;  
 ७, १, १, २, ६; ४, २, २, ०; ५, २, ३;  
 ८, १, ३, ८-१०; ५, ४, ५; ७, १, ३;  
 ६; २, ६; ३, २, ०; २, १; ९, २, १,  
 २, ३; ३, ३, १; ४, २, १, ८; २, ४;  
 ११, ५, ८, ६; १२, १, १, २-५;  
 ६, १, २; ३, ७; ७, २, १, ६; ३, ५; १, ५;

१६; ८, २, २, ५; का. १, ६, १, २, १;  
 २, २, १, ८; तै. १, १, ५, ८; ३, ८,  
 ४, ३; १, ४, ६; तैत्ति. ५, ६, ७; १०,  
 ३; तां. २, २, २; १३, ७, २; १५,  
 १०, ६; १६, १, १, ४; जैज. १, ७, २,  
 ३; ष. ३, २-५; गो. १, ४, २;  
 ३-५; २, १, ४; ५, ४; संघत्तः श.  
 ३, ८, २, ८; १०; ४, २, १, १, ५; १९;  
 १०, ५, ४, २; जैज. १, १, २, १, ७;  
 संदधते श. ३, ८, २, ३, ०; ४, ४, ३,  
 १, ३; १, ४; संदधति ऐवा. ३, १, ६;  
 शां. १७, ७; शांवा. ७, १, ९; श.  
 १२, ८, १, १; संदधामि ऐवा.  
 २, ७, १; मं. १, ५, १, ६; संदधमः  
 श. ३, २, २, ६; संदधे तैत्ति. ३,  
 १, ४, २; संदधुः श. ७, ३, १, ३, १;  
 सम्...दधुः तै. २, ६, १, २, २;  
 सम्...दधातु श. १, ७, ४, २, २;  
 ६, ४, २, ४; तै. ३, ७, ६, १, ६; मं.  
 १, २, १, ५; संघत्त तै. ३, ७, १, ३,  
 १; संघेहि श. ६, १, २, १, ३; मं.  
 २, ४, ८; गो. १, १, १, ४; संघत्तम्  
 तै. १, १, १, १, १; २; ३; सम्...धत्त  
 श. ६, १, २, २, १; संदधानि श.  
 ७, २, १, १, २; २, २; संदधावहै तै.  
 १, ७, १, ६; सम्घत्त तै. २, ८, ३,  
 ५; जैज. ३, १, ४, ५; ७-९; मं. २,  
 १, ७; सम्दधाव ऐवा. ३, २, ६;  
 श. ६, १, २, १, ३; सम्दधाव श.  
 ६, १, २, २, ०; २, ६; २, १, २, ५; ३, १;  
 गो. १, १, ३, ४-३, ६; सम्दधाताम्,  
 तां. १२, ६, ८; सम्घत्ताम् शांवा.  
 १, ५; सम्दधत तां. १३, ६, ७;  
 २, ४, २, २; सम्दधुः श. ६,  
 १, २, २, ६; सम्दधुः श. १, ६, ३,  
 ३, ६; ४, ६, ४, १; ९, ४, २, १, ८;  
 १२, ८, १, १; तै. ३, ८, १, ४, ६; तां.  
 ८, ४, ९; सम्...दधुः जै. ४, ७;  
 संदध्याव ऐ. ५, ३, २; श. १, ७,

४, १, ९; संदध्याव श. ६, २, १,  
 २, ७; ३, ३; ११, ५, ८, ६; जैज. ३,  
 ४, ३, ३; गो. १, १, १, ४; संदध्या-  
 ताम् श. ४, २, १, १, ९; सम्...  
 दध्याम जै. ४, ७; सम्...अधाव  
 तै. २, ६, ४, ६; सम्घाताम् ऐवा.  
 ३, १, २; तै. २, ६, १, २, ४; संघुः  
 तै. २, ७, १, २, ६; सम्घाः शांवा.  
 ७, ९; सम्घा३म् ऐवा. ३, १, ४.  
 संघीयते ऐ. ३, ७; ऐवा. ३, १,  
 १, २; ५; ६; शांवा. ७, २; ४-८;  
 १, २-१, ४; १, ५; १, ६-१, ९; २, ०;  
 २, १; २, २; ३; श. १, २, २, ५; ६,  
 ४, ३, १; ३; ५; का. २, २, १, ४;  
 तैत्ति. ७, ३, ४; जै. ६, २; सा. ३,  
 ८, ४; गो. १, १, १, ४; ३, ३; २, ३,  
 ४; ६, ५; संघीयते तां. १९, १०,  
 १, २; २, ३, ३, ५; संघीयन्ते ऐवा.  
 ३, १, ६; शांवा. ७, १, ९; २, १; २, २;  
 तां. २, २, २, ३; २, ३, १, ९, ३; गो.  
 १, १, १, ४.  
 संघिस्सेत श. ११, ५, ८, ६; सम्-  
 घिस्तीः शांवा. ७, ९; १०; सम्-  
 घिस्सिषम् ऐवा. ३, १, ४; शांवा.  
 ७, १०.  
 संघित-ता- गद्र.  
 सं-दधव- -त् ऐ. ३, १, ८; ऐवा.  
 ३, १, २.  
 सं-घ- -घम् श. २, ४, ३, १०;  
 का. १, ३, २, १, ०.  
 सं-घा- -धा तै. ३, ७, १, ३, २; -घाः  
 शांवा. ५, १; जै. १, ४, ०; -घाम् तै. १,  
 ७, १, ६; २, १, १, ३; तैत्ति. ३, १, ४, २;  
 जै. १, ४, ०; मं. २, १, ७.  
 सं-घातम् ऐवा. ३, १, ४; शांवा.  
 ७, ९, १०.  
 सं-घात- -ता ऐवा. ३, १, २;  
 शांवा. ७, ४; ५; तैत्ति. ४, २, ०, १,  
 १०, ६, ३, १; तां. ९, १०, १.

‡ संदृश- इत्यस्य च. १ इत्यपि केचन । † Wh. Gr. 1081। ता. तु समं 'पतनाय' इत्यनेन योजयति । Kt  
 टि. द. । § 'सन्धय' इति मुपा. चिन्त्यः । वु. श. ।

सं-धान- -नम् ऐआ. ३, १, ६;  
शांआ. ७, १७; तैआ. ७, ३, २;  
३; ४; -नेषु मं. १, ३, ५.  
सं-धाय शांआ. २, १; शा. ७, ५,  
२, २६; ८, ५, ३, ३; ११, ४, २, ११;  
१४, ९, ४, ८-१०; २०; तां. १, २,  
१२, २; जै. १२; जैउ. १, १, ३,  
२; गो १, १, ३९.  
सं-धि- -धयः ऐआ. ३, २, २;  
शांआ. ८, २; -धये तै. ३, ४, ५, १;  
-धिः ऐ. ३, ४१; ऐआ. ३, १, २; ६;  
शांआ. ७, ४; ५; १७; शा. ३, २,  
१, ५; ८, ५, १०; ५, ५, ३, ४;  
१०, ५, ४, २; ११, ५, २, २; ६; १३,  
५, ३, १०; ५, ४, ९; १०; २०; तै.  
२, २, ९, ८; तैआ. ७, ३, १, २; ३;  
४; तां. १, ९, ४; ८, ८, १०; ९,  
१, २६; २७; २०, १, १; २, १; ३, १;  
४, १; ५, १; ७, १; ८, १; ९, १; ११,  
२; १४, १; २१, ६, १; ७, १; ८, १;  
६; ९, १; १०, ४; ११, १; १३, १; प.  
१, १; गो. २, २, १३; -धिऽइव  
तै. १, ४, ५, १; -धिना ऐ. ४, ४,  
६; १०; तै. २, ७, १४, १; तां.  
९, १, २०; ३, ४; २०, २, ३; ३, २;  
गो. २, ५, ३; -धिम् ऐआ. ३, १,  
३; ५; ५, १, ४; शांआ. ७, ११;  
१३; तैआ. ४, २०, १; तां. ९, १,  
२८; ३०; ३२; १०, १; गो. २, ४,  
११; -धी श. १, ६, ३, ३; ५; ३६;  
-धीन् ऐआ. ३, २, २; शांआ. ८,  
२; -धीनाम् ऐआ. ३, २, २; शांआ.  
८, १; २; -धेः शां. १८, २; तै. १,  
४, ५, १; गो. २, ४, ११; -धी  
शां. २, ९; १२, २; प. १, १;  
-धयोः श. ९, ४, ४, १३.  
संधि-विज्ञपनी- -नी ऐआ. ३,  
१, ५. = -ज्ञा- अद्र.  
संधि-विज्ञापनी- -नी शांआ. ७,  
१४.  
संधि-पा(←सा)मन्- -मसु तां.

२४, ११, ६.  
संघ्न(-धिऽअ-)क्षर- -म् गो. १,  
१, २७.  
संघ्न(-धिऽअ-)धीत- -म् तै. १,  
४, ५, १.  
संघ्यु(-धिऽउ-)क्ष- -क्षेण गो. २,  
४, १२.  
संघिति- -म् गो. १, १, १४.  
संघित्सितुम् शांआ. ७, ९; १०.  
संघीयमा(न→)ना- -म् ऐआ.  
३, २, ३; शांआ. ८, ४.  
संघ्य- -घ्यम्, -घ्ये शा. १४, ७,  
१, ९.  
संघ्या- -न्घ्या, -न्घ्याम्,  
-न्घ्यायाः प. ४, ५; -न्घ्या-  
याम् तैआ. २, २, १; -घ्ये शां.  
२, ९.  
संघ्या-त्व- -म् प. ४, ५.  
संघाव्.समधावत् तां. ९, ५, ७.  
संघ्.सम्.धारयन्ति गो. १, ५,  
२४.  
संघ्मा(→घम्), संघम तैआ. १,  
१२, १.  
संघ्नदत्ति ऐआ. १, ३, ५;  
संघ्नदत्तिऽइव ऐआ. १, ३, ८.  
संघ्नम्, संघ्नमति प. ४, ४;  
सम्.नमति तैआ. १०, १, ३;  
संघ्नमतः श. २, ३, ४, १६; का. १,  
४, १, १३; संघ्नमन्ते ऐआ. २, १,  
७; शांआ. ४, ६; संघ्नमन्ति श.  
३, ९, ३, १३; २४; संघ्नस्यन्ति  
जैउ. २, ४, ३, ९; सम्.  
नमन्ताम् तै. ३, ७, ६, १८;  
सुमनमत् तै. ३, ८, १८, ५; सुमन-  
मन्त श. ४, ६, ४, ६; सम्.नमन्त  
तै. २, ८, ९, ९.  
संघ्नमयति श. १, ९, १, २; संघ्न-  
मयन्ति श. १, ९, १, ३.  
संघ्नति- -त्यः तै. ३, ७, ६, १८,  
-त्यै तै. ३, ८, १८, ५.  
संघ्नति-होम्- -मान् तै. ३, ८,

१८, ५.  
संघ्नमत्- -मन्तः तै. २, ८, २, २.  
संघ्नमति- -त्योः सा. ३, ४, ६.  
संघ्नम् संघ्नशे श. १३, २, ७, ११.  
संघ्नम् संघ्नस्यते तै. ३, ३, ३, १;  
संघ्नस्यति श. १, ३, १, १२; १३;  
१४; १५; १३, २, ९, ३; का. १,  
६, १, ९; २, २, ४, ९; ११; १२; तै.  
३, २, २, ७; संघ्नस्यति का. २, २,  
४, १०; संघ्नस्य श. १, २, ५, २१;  
का. २, २, ३, १९; तै. ३, २, ९, १४;  
सुमनस्यत तै. ३, २, २, ७; समन-  
स्यत् गो. २, १, १८; संघ्नस्यत तै. ३,  
३, १; संघ्नस्यत् गो. २, १, १८;  
संघ्नस्ये तै. ३, ३, ३, २; ७, ४, १०.  
संघ्नस्येत् सा. ३, ६, २.  
संघ्नद्व- -द्वः ऐ. ८, १०; शा.  
१, ५, १, ३; १३, २, २, ७; तै. ३, ८,  
२, ३; जै. १३४; मं. १, ७, १६;  
-द्वधम् श. २, ५, १, १८; का. १,  
४, ३, १५; तै. १, ६, ३, १; -द्वधाः  
का. १, ४, ३, १५; तैआ. १, ४, २;  
तां. ५, ५, २१; जै. १६५; -द्वधे  
जै. १६५.  
संघ्नद्वध-सारथि- -थिः जै. १३४.  
संघ्नहन- -म् श. २, ६, १, १५;  
का. १, ६, १, ११; तै. ३, २, २, ७.  
संघ्नस्य तैआ. २, १, १.  
संघ्नहा- -म् ऐ. ७, १४.  
संनि/गम्, संनिगच्छति श. १४,  
५, १, ९.  
संनि/धा, संनिदधति श. ११, २, ३,  
७; संनिदधामि जै. १६; संनिद-  
धिरे का. १, २, ३, २; ४, १, १;  
संनिधध्वम् तै. ३, २, ८, १०;  
संनिदधामहे ऐ. १, २४; जै. ४९;  
संन्यदधत ऐ. १, २४; श.  
३, ४, २, १५; ? संन्यदधत  
तै. १, १, ६, १; ३, १, १;  
३, २, ८, १०; तैआ. ५, ८, १३;  
जै. ४९.

संनिधीयते श. १, ५, ३, ६;  
१७१.  
संनि-धाय श. ४. २, ४, १०; तै. १,  
८, ३, ३; जै. १६.  
संनि-धास्युत्- -स्यन्तः श. १, २,  
५, १८; का. २, २, ३, १७.  
संनि-हित- -तयोः जै. १६; -तानि  
मं. २, ४, ६; -ताय शां. २, ९;  
-ते जै. ७४.  
सं-नि/पत्, संनिपत्तेयाताम् शां. २६,  
९.  
सं-नि/पद्, संनिपेदाते जै. ५३.  
संनि-पन्त- -न्तो जै. १५१.  
सं-नि/वप्, संनिवपति श. ७, १, १,  
३८; ३९; २, १७; संनिवपन्ते  
शां. १९, १.  
संनि-वप्स्युत्- -प्स्यन् श. ६, ७,  
४, १३; १४.  
संनि-वपनी(य→)या- -या, -याम्  
शांआ. १९, १.  
संन्वुप्य ऐ. ४, २६; श. १२, ३,  
५, १; गो. १, ५, २२.  
सं-निर/मा, संनिर्मिमीते ऐ. ४, ३;  
४<sup>६</sup>; ऐआ. २, ३, ६.  
संनिर्मित- -तः ऐ. ४, ३; ४<sup>५</sup>;  
-तेन ऐ. ४, ३; ४<sup>६</sup>.  
सं-निर/वप्, संनिरुवाप ऐ. ३, ४८;  
संनिर्वपेत् ऐ. ३, ४८<sup>६</sup>.  
सं-नि/ह्वे, सम्'निह्वयन्ते जै.  
२११.  
सं/नी, संनुयति ऐ. ७, १३; श. १,  
६, ४, ९; २, ४, ४, १५<sup>६</sup>; १६; का.  
१, ३, ४, ९<sup>६</sup>; संनुयति श. १२, १,  
५, ३; का. १, ३, ४, १२; तै. ३,  
३, ४, ६; संनुयन्ति श. १, ६, ४,  
१७; ११, २, ७, १७; संनुयन्ते  
प. ४, ६; सम्'नेपि श. ४, ४, ४,  
७; सम्'नेपि तै. २, ८, २, ६;  
सम्'(नेपि)तै. २, ८, २, ७; समन-  
यन् ऐ. ४, २७; संनुयेत् श. १, ६, ४,

९; १०<sup>३</sup>; संनुयेत् श. २, ४, ४, २०;  
का. १, ३, ४, १२<sup>६</sup>; सा. २, ६, १४;  
३, १, ५; सम्'नयेत् श. १, ६,  
४, ११<sup>६</sup>; सम्नैष्ट तै. २, ४, ८, ७;  
मं. २, १, १३.  
सं-नयत्- -यन् शां. ३, ६<sup>६</sup>.  
सं-नयितुम् तै. ३, ७, ४, २.  
सं-नीत- -म् तै. ३, ७, ४, १३.  
सं-नीय श. १४, ९, ३, १.  
सं/नु, सम्'नवन्त ऐआ. १, ३, ४;  
शां. १९, ९.  
सं-न्यस(नि/रअस्), संन्यसे  
ऐआ. ४, १, १; संन्यासुः श. ३,  
१, ३, ४; संन्यासुः श. ३, ४, १, १७.  
संन्यास-योग- -गात् तैआ. १०,  
१०, ३.  
स/सप्, सपेय तैआ. ४, ७, ५; ९, ६, १२;  
सपेम श. १४, १, ४, १६; तै. २,  
५, ५, ४.  
सप- -पः तै. २, ४, ६, ६; -पम् तै.  
२, ४, ६, ५; -पात् तैआ. ५, ६,  
१२. सापयत्- अद्र.  
स-पत्न, त्ना- -त्नः शांआ. १२, ४; श.  
१, ४, १, ४०; २, २, २, १४; ३, ९,  
४, ९; ४, २, ४, २३<sup>६</sup>; ५, २, ४, १६;  
८, ५, १, ६; ७; १४, २, २, ८; ४, ३,  
१९<sup>६</sup>; का. १, १, २, ११; तै. ३,  
३, ११, ३; ७, ६, २४; तैआ. २, ५,  
२; -त्नम् शांआ. १२, ७; श. ५,  
२, ४, १६; ८, ५, १, ६; ७<sup>३</sup>; का. २,  
२, ३, ७; तै. ३, ३, २, १; -त्नस्य  
का. २, ३, २, ७; -त्नाः ऐ. ८, २६<sup>६</sup>;  
२८; शां. २८, ६<sup>३</sup>; श. १, १, ४,  
१७; ४, १, ३५; ४०; ६, ४, १९; २,  
३, २, ६; ८; का. २, १, ३, १९; तै.  
२, ४, ६, १२<sup>६</sup>; ७, ८; ३, ७, ६, ९-  
११; तैआ. ९, १०, ४; -त्नान्  
शांआ. १२, २<sup>६</sup>; ३<sup>६</sup>; ६; ७<sup>३</sup>; श. १,  
१, २, ११; ३, १, ६; ५, ३, ३<sup>६</sup>; ४<sup>६</sup>;  
९<sup>६</sup>-१३<sup>६</sup>; ४, ११-१६; ७, २, २४<sup>६</sup>;

९, ३, ११<sup>६</sup>; २, १, १, ९-११; २,  
१७<sup>३</sup>; २, २, ९; १०; १४; ३, ४, २१;  
३, ७, १, १४; २, १; ४, २, ४, १२;  
६, ७, २, १३; ७, ४, २, ३३; ३४;  
८, ५, १, ८<sup>६</sup>; ९, २, ३, २१; २२;  
१२, ९, ३, ९; १३, ८, १, ५; २, १;  
का. १, १, १, ७<sup>३</sup>; २, ११; २, २, ६;  
७; ९; ४, १, १६; २, २, ४, ५; तै. २,  
४, ७, ११<sup>६</sup>; ३; ३, ९, १; ७, ६, ७; ९;  
२१; १२, ३, १; तैआ. १, ३१, १;  
२, ५, २<sup>६</sup>; १०, ६३, १; मं. २, ४,  
१; -त्नानाम् श. १, २, ५, ७; ३,  
२, १, २४; ६, १, ९; १०; ४, ५, ३,  
४<sup>६</sup>; -त्नाम् तै. १, २, १, २१.  
सपत्न-क्षय(ण→)णी- -णी तैआ.  
४, ४१, ३; ६.  
सपत्न-क्षित्- -न् श. १, ३, १, ६;  
का. २, २, ४, ५.  
सपत्न-तुर्- -त्तुः तै. १, २, १, २१.  
सपत्न-दुग्भन- -म् श. २, ३, ४,  
२१; का. १, ४, १, १६.  
सपत्न-सा(ह→)ही- -ही श. ३,  
५, १, ३३; ३६<sup>६</sup>.  
सपत्न-हृन्- -हृन् श. ३, ९, ४, ९;  
१४, २, २, ८; -हा श. ३, ५, ४,  
१५; ६, ७, २, १३; तै. २, ७, ८, १;  
१६, १.  
सपत्न-ह्यी- -ह्यी श. १, १, ४, १४;  
का. २, १, ३, १७; १९.  
सपत्ना(-त्सआ)-धि-व्याधिन्-  
-धिनी श. १४, ६, ८, २.  
सपत्नी-संयाज- -नेन शां. २५,  
१०.  
सपर्य, सपर्यति तै. २, ८, ७, ९;  
सपर्यतः ऐ. १, २९; सपर्यात् तै.  
२, ८, ७, ९; ३, ५, ७, ३; सपर्यत  
श. ३, ३, ४, २४; तैआ. ६, ८, १<sup>६</sup>;  
सपर्याम् तैआ. २, ७, १.  
सपर्युत्- -यन् तै. २, ४, ५, ६; ६,  
१६, २.

सपय्येय- -यः तै. ३, ६, १०, ३३.  
 सु-परिश्रय- -यः श १४, ९, ४, २२.  
 स-पर्वन्- -र्वाणम् गो. २, ४, ७.  
 स-पला(श→)शा- -शया ऐ. ८, १३;  
 १८; ऐआ. १, १, ४; -शाः जै. १२७.  
 स-पवित्र- -श्री तैआ. २, ११, १.  
 स-पद्यु- -म् श. १२, ५, १, १४-१६.  
 स-पात्र- -म् शांआ. ४, १५.  
 स-पाप्मन्- -प्मा तै. २, ३, ३, १.  
 स-पितृ- -म् तै. ३, ६, ११, १.  
 स-पीति(✓/१पा)- -म् तै. २, ६, १०,  
 ३; ३, ६, १३, १.  
 स-पु(च्छ→)च्छा- -च्छा जै. १४४.  
 स-पुत्र- -त्रः तां. ९, २, १९; -त्रम्  
 श. १२, ५, १, १४-१६.  
 स-पुरश्चरण- -म् श. १०, ३, ५, ३; ७.  
 स-पुराण- -णाः गो. १, २, १०.  
 स-पुरी(ष→)पा- -षा श. १२, ५, २, ५.  
 स-पुरुष- -षम् श. १३, ६, २, १८; ७,  
 १, १३; -पाः तां. २५, ८, २.  
 सप्त- -प्त ऐ. १, ७, ३; २२; २, २;  
 १७; ३७; ३, ३; ४, ९; ५, १०;  
 २८; ६, ९; ८, २३; ऐआ. १, २,  
 २; ५, १; २; ३, २, १; ४; ५, १, १;  
 शां. ३, २; ९, २; १०, २; ११, ७;  
 १३, ९; १४, २; ५; १५, ५; १७,  
 २; २५, ७; ८; २८, ३; शांआ. १,  
 ५; २, ६; १०; ८, १; श. १, ३,  
 २, १८; ९, १, १९; २, ३, ३, १९;  
 २०; ३, १, ३, ३; २१; ३, १, १;  
 ८, ४, १६; ९, २, १७; ३, ३४; ५,  
 ४, ३, १७; ६, ४, २, ५; ५, ३, ११;  
 ६, १, १४; २, ७; ८, २, ७; ७, २,  
 ४, २६; ३, १, ४३; २, ९; ४, १,  
 २०; ५, २, ९; ८, ३, ४, २; ३; ४;  
 ५; १४; १५; ४, १, १५-१७;  
 २३; २७; ३, ६; ७; ५, ४, १२; ९, १,  
 १, २६; २, ३१; २, ३, ४४; ४५;  
 ५१; ३, १, ८; १८; १९; २०; २१;

२२; २३; २४; २५; ४, ७; ४, ३,  
 ६; ५, २, ८; ९; १०, १, २, ८; ९;  
 २, २, १; ३, १; ४, ४; ३, १, १; ९;  
 ४, २, २; ५, ४, ५; ७; १२, २, २,  
 १२; १७; ३, २, १; ४; ५, २, ६;  
 १३, १, ७, १; २; ४; ५, ४, २३; ८,  
 ४, २; १४, २, २, ३; ३, २, १८;  
 ४, ३, १; २; ५, २, १; २; ४; ५; तै  
 १, २, ३, २; ३; ३, ८, १; ५, ९, ८;  
 १२, १; २, ३, ३, १; ६, ४; ७, ४; ४,  
 ५, ४; ७, २, २; ८, २; १५, ३; ८, ३,  
 ८; ९, २; ३, ५, ८, १; १३, १; ७,  
 ७, ११; ८, १०, १; २; ५; ११, ५,  
 १; ९, ५; ९; १२, २, ९; तैआ. १,  
 २, ४; ७, ९; २; ४; ५; ८, ७, ९, ५;  
 ११, २; १९, १; ३, ११, ६; ११, ८;  
 १२, ३; ५, ४, ४; ६, ६, १; १०,  
 १०, १; २; तां. १, ५, ५; २, ७, ७;  
 ८; ८, १; ९, ३; १०, १; २; १४,  
 २; ३, ३, २; ७, २; ७, ४, ५; १२,  
 १३, ८; १९, ७, ६; २२, ४, २-४;  
 ७; २३, १५, २; जै. ११४; १२८;  
 १३१; १४७; १६९; १७९; जैड.  
 १, ६, १, ६; २, ४; ९, २, ७; ८; ९;  
 १६, ३, ९; २, २, ३, ८-१०; ४, ७;  
 ८; ९; ३, ६, ६, ४; जैआ. २, ८, १०;  
 प. ३, १; ९; मं. १, २, १२; सा. १,  
 ४, २१; ५, १५; ३, ३, ४; गो. १,  
 १, ९; १२; २, २; १६; ४, २४; ५,  
 १; ५; २५; २, २, १७; ३, ८; ६,  
 १०; -प्त- -प्त ऐ. ६, ९; ऐआ. ५,  
 २, ५; शां. १०, २; २८, ३; श. २, ५,  
 १, १३; ५, ४, ३, १७; ६, ५, ३, ११;  
 ७, ५, २, ९; १०; ९, ३, १, ८; २५;  
 का. १, ४, ३, ११; ५, २, १९; तां.  
 २३, १५, ३; जै. ४५; -प्तभिः  
 ऐ. १, १२; ऐआ. ५, १, ४; शां.  
 ६, ९; श. ३, १, ३, २; ८, ४, ३, ६;  
 ९, १, २, ३१; तै. १, ५, ९, ८; तैआ.

१, ९, ५; १३, २; ३; तां. २, ५, ३;  
 १६, २; ३, १; २; ५, १; ७, १;  
 १९, ७, ६; २४, १२, ६; गो. २, २,  
 १२; -प्तभिः- -प्तभिः ऐ. २,  
 १५; श. ३, १, ३, २२; १०, २, ४,  
 ७; -प्तभ्यः श. ८, ५, ३, ५; तै.  
 ३, ७, ७, ११; तां. २, ५, १; ६, १;  
 ७, १; ९, १; ३; १३, १; १४, १;  
 १५, १; १६, १; ३, २, १; ७, १; मं.  
 १, २, १२; -प्तसु श. १०, २, ४, ४;  
 ५; ५, १५; १२, ५, २, ६; तै. १, ५,  
 १२, १; जै. १३७; -प्तानाम् श.  
 ७, ३, १, ४१; ९, २, ३, ५१; तैआ.  
 ३, ११, १२; १३; तां. १२, १३, ५;  
 जै. २०९; जैड. १, १६, ३, १०;  
 मं. २, २, १४.  
 सप्त- -यः श. ८, ४, ३, ६;  
 ९, ३, १, २१; १३, ५, ४, ५; -पिभिः  
 मं. २, १, ७; -पिभ्यः शां. २७, ६;  
 -पीन् गो. १, ३, १२. सप्त- -वद्र.  
 सप्त-कपाल- -लः श. २, ५, १, १२;  
 १३; ९, ३, १, १८; २४; का. १,  
 ४, ३, १०; ११; १२; ५, २, १९; तै.  
 १, ६, २, ३; तां. २१, १०, २३;  
 -लम् श. २, ५, १, १३; ३, २०;  
 ५, ३, १, ६; का. १, ५, २, १९;  
 तै. १, ६, २, ३; ७, ३, ४; -लाः श.  
 ९, ३, १, ८; २५.  
 सप्त-कर्ण- -र्णः तैआ. १, ७, २.  
 सप्त-कृत्वस्(ः)† तै. २, ३, ६, ३; जै.  
 ११४.  
 सप्त-नाण- -णाः तै. १, ६, २, ३; २,  
 ७, २, २.  
 सप्त-चक्र- -म् तै. २, ८, १, ५.  
 सप्त-चत्वारिंशत्- -त् शं. २५, ७;  
 ८; श. १०, ४, ३, १७.  
 सप्त-चितिक- -कः श. ६, ६, १, १४;  
 २, ७; ८, २, ७; ७, ३, २, ९; ९, १,  
 १, २६; २, ३१; २, ३, ४५; ५, २, ८.

† 'सपय्येय' इति मंसू. कालि. मुपा. बाह्वृच (६, १, ६) विरोधाद्दृष्टौ । तदनुसारिणौ सा. भा. च चिन्तौ । भा. तुपरिसुद्रितं पाठमपि दूषयंश्चिन्त्यतरः । † 'कृत्वस्' इत्यत्र टि. ड. ।

सप्त-च्छन्दस्- -न्दाः सं. ५.  
 सप्तति- -तिम् शां. १८, ३१: -तीः  
 जै. १, १८, १, ४, ५.  
 सप्त-तन्तु- -म् गो. १, १, १२२;  
 सप्त-तय- -याः जै. १३१.  
 सप्ततयी- -यः श. ६, ५, ३,  
 ११.  
 सप्त-त्रिंश- -म् जै. ११८.  
 सप्त-थ- -म् तै. १, ३, १.  
 सप्त-दशान्- -श ए. १, १; १६; ३०;  
 ४, २६; शां. ४, १२; ५, १; ३; ५;  
 ८; ८, २; १०, ६; श. १, ३, ५,  
 १०; ५, २, १७; ६, २, १२; ३, १, ३;  
 ६; ५, १, २, १०; ११; १२; ३, ७;  
 ५, ६; १३; १४; १३; १४; २, १,  
 १७; २; १७; ३, ४, २२; ६, २,  
 २, ८; ९; ३७; ८, ४, ३, २०; १०,  
 ४, ३, १७; ११, ५, ९; १२, ३, ३,  
 ३; ४, ३, ५; ४, ४, १-५; १३, २,  
 २, १३; ४, १, १५; २, १०; १३; ५,  
 १, १५; तै. १, ३, ३, २; ४, ३; ६,  
 ३; २, ३, २, १; तां. १८, ६, ५;  
 २१, १४, ७; २३, ११, ५; जै. १३१;  
 १४०; १४५; १७९; जै. २, २,  
 २४, २; प. ४, ३; ४; गो. २, १,  
 १९; २१; २३; -दाऽ-दा तै. १, ३,  
 ६, ३; जै. १३२; -शभिः श. ५,  
 २, १, ५; ८, ४, ३, ११; ९, २, २, ६;  
 तां. १९, ७, ६.  
 सप्तदश-धा श. १०, ४, २, १४.  
 सप्तदश-विध- -म् शां. १६, ४.  
 सप्तदश-शराव- -वः श. ५, १,  
 ४, १४; तै. १, ३, ६, ८; -वम् श. ५,  
 १, ४, १२; -वेण तै. १, ३, ४, ५.  
 सप्तदश-सामिधेनीका- -का शां.  
 १, १.  
 सप्तदशा(-शान्-अ)-क्षरा- -रा  
 गो. १, ३, १०; -राम् गो. १, ३, ८;  
 -रेण श. ५, २, २, १७.  
 सप्तदशा(-शान्-अ)-रलि- -लिः

शां १०, १; श. ३, ६, ४, २६; १, २,  
 १, ७; तै. १, ३, ७, २.  
 सप्तदशा(-शान्-अ)- -शः ए.  
 १, १; १६; ४, २६; ५, १; ८, ४;  
 ऐ. ५, २, २; शां. ८, २; १०,  
 ६; १६, ४; २२, ३; श. १, ३, ५,  
 १०; ५, २, १७; ५, १, २, ११; १२;  
 ३, ७; ४, १४; ५, ६; १४; २, १, ५, ७;  
 १७; २, ३; १७; ३, ४, २२; ४, १, ५;  
 ५, १९; ६, २, २, ८; ९; ८, १, २, २;  
 ४, १, ११; २, ५; ३, २०; ६, १, ७;  
 ९, २, २, ६; १०, ४, १, १६; १७;  
 १२, २, २, १२; ४, ११; ३, ३, ४;  
 १३, २, २, १३; ४, १, १५; ५, १,  
 १५; ३, १०; तै. १, २, ६, ३; ३, ३,  
 २; ४, ३; ६, ४; ८; ७, २; ४, ५, ३;  
 ५, १०, ६; ११, १; ८, २, २; ८, ४, ५;  
 २, २, ४, ७; ७, १०, २; ११, ३; तां.  
 २, ७, ५; ७; १०, ४; ११, २; ४,  
 ५, ६; १५; १६; ५, १, १५; ६, २,  
 ३; ३, १५; ९, ८, १५; १०, २, ४;  
 १२, १, ११; ६, १३; १६, १, ४, ४,  
 १२; १३; १७, ५, ६; ९, २; ४; १८,  
 १, १; २, १; १३; ३, १; ४, १; १०; ५,  
 १; ६, १; ५; ७, ५; ९, ५; १०, ९; १९,  
 ७, ६; १०, ७; ११, ४; १८, ३; २०,  
 १, १; २, १; ३; ३, १; ४, २; ५, १;  
 ९, १; १०, १; ११, २; २१, ६, १; ९,  
 १; १२, १; १४, १; ४; २२, २, १;  
 ५, २; ५; ८; ७, १; ८; १४, १;  
 २५, ६, ३; जै. १३१; १३२;  
 १४३; १५७; गो. १, ५, १; ३;  
 १५; २, १, १९; २, १३; ५, ८; -शम्  
 ऐ. २, ३, ४; शां. २२, ५; श. ५,  
 २, २, १७; ५, ३, ३; ४; ६, २, २, ९;  
 ८, १, २, २; ४, ३, ११; ४, ७; १०,  
 १, २, ७; ४, १, १९; १२, २, ४,  
 ११; ३, ३, ४; ५, १३; १३, ५, ४,  
 ९; तै. १, ३, ६, ३; ८, २, २; २, ७,  
 १०, २; ११, ३; तां. २, ५, ३; १६,

२; ४, ५, १३-१५; ६, १, १०; ९,  
 ८, १४; १७; १६, २, ७; २०, २, ३;  
 ३, १; ६, १; ७, १; ८, १; ९, १;  
 ११, २; १४, १; २६, ७, १; ८, १;  
 १०, २; ११, १; १३, १; १४, ४;  
 २२, ५, १; ५; ७, १; जै. ८; १४५;  
 १५७; जै. १६८; प. ३, ४; गो.  
 १, १, १९; ५, ३; १८; २१; २४;  
 -शस्य तै. १, ५, १०, ३; ६; तां.  
 २, ७, १; ९; १२, १; १०, १, ७; ६,  
 ३; -शाः ए. ४, १८; तै. १, २,  
 २, १; २; ३, ११, २, ३; १२, ९, ८;  
 तां. ४, ५, ५; २२, १५, १; ४; २४,  
 ११, १; १२, १; १५, ४; २५, ६, १;  
 ३; ७, १; ८, १; १८, १; -शाच् श. ५,  
 ५, ३, ४; ८, १, २, २; जै. १५७;  
 -शान् ए. ४, १९; गो. १, १, ५;  
 -शानाम् ए. ४, १९; श. ५, १,  
 ५, ६; -शानि तां. १९, ११, २;  
 १४, ६; २०, १, १, ५, १; २१, ६,  
 १; ९, १; १०, ४; २४, १५, १; जै.  
 ९१; -शाय श. ५, १, ३, २; १०,  
 ४, १, १९; -शे तै. २, ६, १९, १;  
 तां. १९, १५, ३; २१, १०, ३; १३,  
 १; जै. १५७; -शेन ए. ३, ४, २;  
 ८, १, २; १७; श. ८, ४, २, ५; ३,  
 २०; ६, १, ७; तै. १, ५, १०, ३;  
 ५; ११, २; २, २, ४, ७; ७, १४, २;  
 तां. ५, ६, ७; १७, ९, १; २०, ३, २;  
 १०, १; २५, ३, १; ४, १; जै. १४०;  
 गो. १, ५, २, ३; २५; -शेभ्यः तां.  
 २५, ६, ५; -शेषु तै. ३, ११, २, ३;  
 -शैः तां. ४, ५, ९; -शौ तां. ५, १,  
 ११; १९, १०, ७.  
 सप्तदश-त्रिणव- -चौ शां. २६, ७.  
 सप्तदश-पञ्चाविंश- -शौ तां.  
 १६, १०, ५.  
 सप्तदशा-व(त्-→)ती- -तीम् श.  
 ८, ४, १-३; -स्याम् श. ८, ४,  
 ४, ३; -त्यौ श. ८, ४, ७.

† 'सप्तदशः' इति मुपा. चिन्त्यः ।

सप्तदश-स्तोम- -म् शां. २४, ३.  
 सप्तदशा(-शऽअ-)भिकल्प-  
 -प्तम् श. १२, ३, १, ६; -प्ताः  
 श. १२, ३, १, ५.  
 सप्तदशै(-शऽए-)कथिंश- -शौ  
 तां. १६, १, ६.  
 सप्तदशिनू- -शी तां. १८, ६, १.  
 सप्त-धा ऐ. २, १७; श. ९, २, ३,  
 ४४; १०, २, ३, ८-१०; १२; १३,  
 १४; ४, २, ८; १३, १, ७, १; तैआ.  
 ३, ११, ६; जैउ. ४, ७, २, ९; १८.  
 सप्त-नवति- -ति: ऐआ. १, २, २.  
 सप्त-नामन्- -मा तैआ. ३, ११, ९.  
 सप्त-निघन- -म् आ. २, १, ५; जैआ.  
 २, ११, ५.  
 सप्त-पञ्चाशत्- -तम् शांआ. १८, ३.  
 सप्त-पद्, दा- -दम् ऐ २, १२; १३;  
 -दया तां. १३, १०, १८; -दा  
 ऐआ. १, ५, १; श. ३, ३, १, १;  
 ९, २, १७; तै. २, १, ५, ११; तां.  
 १०, ६, ६; १३, ४, २; १९, ७, ६;  
 -दा: ऐ. ५, १०; शां. २३, ६; तै.  
 ३, ७, ७, ११; गो. २, ६, १०; ११;  
 -दानाम् श. २, ३, १, १७; -दाभिः  
 शां. २३, ४; -दाम् शां. १७, २;  
 -दासु प. ३, १.  
 सप्तपदी- -दी मं. १, २, १३.  
 सप्त-पुत्र- -त्र: जैउ. २, २, ३, ८.  
 सप्त-पुरुष- -प: श. ६, १, १, ६;  
 १०, २, २, ५; तैआ. १, १३, ३.  
 सप्त-म- -म: शां. १२, ८; श.  
 ४, २, २, ७; ८, ५, ४, ९; १२,  
 २, २, १२; तैआ. १, ९, १; जै.  
 १४४; गो. १, ५, १, २, ३; -मम् ऐ.  
 ५, १०; १६; शां. ६, ८; २६, ७; ८;  
 श. ३, ३, १, ३; ६, १, ३; ४, ५, ९,  
 ६; ८, ३, ४, ४; १२, २, ३, २;  
 १३, ७, १, ९; तै. २, ३, ४, ५; ११,  
 २; तां. १०, ५, ४; १३, १०, १४;  
 १२, १३; १४, ३, ८; १७; २२;

१५, ७, १; गो. १, २, २; २, ६, १०;  
 -मस्य ऐ. ५, १६; १७; शां.  
 २६, ८; ९; १०; श. १०, २, ३,  
 १५; तां. १३, १०, १८; १४, ३,  
 ७; २२, ४, ५; -मा: तै. ३, ११, २,  
 २; -मात् प. ३, ९; -मे ऐ. ५, १६;  
 १७; शां. २६, ८; श. ४, ५, ९,  
 ६; १३, ४, ३, ११; तै. १, ८, १, १;  
 तैआ. ५, १२, १; तां. १३, ११, ४;  
 १४, ३, १६; ५, ४; १०, २; जै. ११४;  
 -मेन ऐ. ५, १०; तां. १४, ७, २;  
 जै. ११४; सा. ३, २, ५; गो. २,  
 ६, १०; -मेषु तै. ३, ११, २, २;  
 -मौ जैउ. १, ३, २, ७; ३, ३; ५.  
 सप्तमी- -मी श. ८, ५, २, ७-  
 १०; ४, ९; ७, ४, १८; २१; १०, १,  
 ३, ७; २, ६, २; ३; १०; ११, २, ७,  
 ६; ३, ३, ७; तै. २, १, ५, ११; ३,  
 ७, ४; -मीम् ऐआ. ५, २, ४; शां.  
 २८, ३; तै. ३, १२, २, ९; गो. १,  
 २, ६; -म्याम् श. १, ४, ३, १७;  
 -म्यौ जैउ. १, ३, ३, १.  
 सप्तम-नवम- -मयो: तां. १४, ९,  
 २०.  
 सप्तमा(-मऽअ-)ष्टम- -माभ्याम्  
 सा. २, ६, २.  
 सप्त-मुख्य- -ख्यान् सा. ३, ६, १०.  
 सप्त-रश्मि- -श्मि: तै. २, ८, २, ७;  
 जैउ. १, ९, १, २, ३, ७; ८.  
 सप्त-रात्र- -त्रम् शांआ. १२, ८; सा.  
 १, ५, १०; गो. १, २, ६; -त्रान्  
 सा. ३, ६, १०; ९, १; -त्रेण सा. २,  
 ५, ६.  
 सप्तरात्रो(-त्रऽउ-)पोषित(उप  
 √वस्)- -त: सा. ३, ६, १०.  
 सप्त(-मऽअ-)र्च- -र्चम् शां. १४, २;  
 श. ९, ५, २, १; ८; -र्चान् गो. १,  
 १, ५; ८; -र्चौ तां. १३, १, १०.  
 सप्त(-मऽअ-)र्षि- -र्षय: श. २, १,  
 २, ४; ८, ४, ३, ६; का. १, १, २, २;

जैउ. ४, ११, ५, १२; -र्षिणाम्  
 श. १३, ८, १, ९; -र्षिन् श. २,  
 १, २, ४; का. १, १, २, २; तै. २,  
 १, ४, ८. सप्तर्षि- गद्र.  
 सप्त-वर्षा(-र्षऽअ-)ष्टव(र्ष-→)र्षा-  
 -र्षिणाम् गो. १, ३, ७; ९.  
 सप्त-विंशति- -ति: शांआ. २, १६;  
 श. ५, १, ४, ८; १०, ५, ४, ५; तां.  
 २३, २३, ३; जै. ९०; -ति: ऽ-ति:  
 श. १०, ५, ४, ५; -व्या श. ८, ४,  
 ३, १६.  
 सप्तविंशति-शत- -तानि ऐआ. ३,  
 २, १; शां. ११, ७.  
 सप्तविंश- -श: श. ८, ८, ३, १६;  
 -शा: -शेषु तै. ३, ११, २, ४.  
 सप्त-विध, धा- -ध: श. १०, २, ३,  
 ५; १८; ४, ७; ८; ६, ३; ३; १०:  
 १२; -धम् श. ९, ५, २, ८; १०,  
 २, ३, ४; १८; ४, ४-७; जैउ. १,  
 १०, १, ३; ३, १, ४, १; ६, ६, ४;  
 -धस्य श. १०, २, ३, १; ७; -धा  
 तां. ३, ७, २; -धात् श. १०, २,  
 ३, १८; -धे श. १०, २, ६, १३;  
 १५; -धेन श. १०, २, ६, १२.  
 सप्तविध-ता- -तायै श. १०, २,  
 ६, १४.  
 सप्त-शत- -तानि जै. ११८.  
 सप्त-सप्त(न्→)नी- -नी तां. २,  
 १४, १.  
 सप्त-स्वस्- -सा तै. २, ४, ६, ११.  
 सप्त-ह- -हम् जै. ४५; आ. २, ६,  
 १२; -हेन सा. ३, ६, १०.  
 सप्त-हृत(√हृ)- -त: -तम् तै. २,  
 ३, ११, २.  
 सप्त-होतृ- -ता तै. २, २, ३, २; ७,  
 ४; ८, २; ११, ६; ३, १, १; ३; ६, ४;  
 ११, २; तैआ. ३, ७, ३; ११, ६;  
 तां. २५, ४, २; -तार: तै. २, ३,  
 ५, ३; -तारम् तै. २, २, २, ५; ५;  
 ४, ६; ७, ३; ८, २; ३; ११, ४; ५; ३;

† 'सप्तस्वसा' इति मुपा. स्वरोऽशुद्धः । तु. क. ६, ६१, १० ।



७,४: १०,२;४; ३, १२, ५, ५;  
-तु: तै. २, २, ११, ६; -तृणाम्  
तै. २, ३, ५, ६; ३, १२, ५, २; -त्रा  
श. १, ८, १, २, १; तै. २, २, ४, ६;  
७, ८, ५.

सप्ता(-प्तञ्जअ-)क्षर- रम् ऐ. ३,  
१२; श. १०, २, ४, ६; तां. १२,  
१३, २७; जै. ७४; -रे श. १०,  
२, ४, ६; -रेण ऐ. ३, १२; तां.  
१२, १३, २९; जै. ७४; गो. २, ३,  
१०.

सप्ता(-प्तञ्जअ-)रत्नि- रति: शां.  
१०, १.

सप्ताद्वियत, ता- -ता तां. २, ९, १;  
-तेन तां. २, ९, २.

सप्ता(-प्तञ्जआ-)स्य- -स्य: तै. २,  
८, २, ७.

सप्ताह्(-प्तञ्जअहन्)- हम् श. १३,  
१, ७, २; तै. ३, ८, १०, ५; जै. आ. २,  
१६, १०; -हा: तां. २३, १९, ५, ८;  
-हे श. १३, ४, १, ४.

सप्तैकमध्या- -ध्या तां. २, ८, १.

सप्ति-सप्तदश- -श: जै. १३१;  
-शौ तां. १२, ७, ६; जै. १३१.

सृष्टि- -पत्य: शां. २१, २; गो. २, २,  
२२; -पति: श. १३, १, ६, १;  
९, ५; तै. १, ३, ६, ४; ३, ८, ९, २;  
१३, २; तां. १, ७, १; -पतिम् श.  
७, १, १, २, २.

सप्य- -प्यौ जै. २१२.

सु-प्रगा(य→)धा- -था: श. १३, ५,  
१, १०.

सु-प्रजापतिक- -का: ऐ. ८, १२;  
-कानाम् जै. १३९.

सु-प्रति(ष्ट→)ष्टा- -ष्टा: श. १४, ६, ९,  
२०.

सु-प्रत्या(-तिञ्जआ-)धान- -म् श. १४,  
५, २, १.

सु-प्रथ- -थ तै. १, १, १०, ३; ५, २,  
१, २, ६; -थ: ऐ. १, २, १.

सु-प्रथम्- -थ: मं. २, २, ७; -थसम्

श. १३, १, २, ३; तै. ३, ८, ३, ५.  
रस-प्रथस- -था: ऐ. १, ४; श. १४,  
३, १, १८; तै. १, ४, ४, ११; २, ४,  
१, ६; ३, ८; तै. आ. १, ४, ३; ४, ३,  
१; ११, ४; १०, १, १०.

सप्रथस्तम- -म: तै. आ. ३, १७,  
१; -मम् ऐ. २, १२; शां. २८, २;  
श. ७, ३, १, ३, ४; तै. ३, ६, ७, १.

स-प्रमृति- -त्तय: तां. १५, १, ६; -ति  
शां. २०, ४; २१, ४; २२, ३; ४; ५;  
२६, १६.

सु-प्राण, णा- -णम् तै. १, १, ८, ५; २,  
२, १, ७; -णाम् ऐ. आ. ३, २, ६.

स-प्रातरनुवाक- -कम्. -केन शां. २५,  
१०.

स-पु- -पु ऐ. आ. ५, ३, २.

स-प्रेष- -षेण शां. २८, १.

स-फ- -फम् तां. ८, ५, ६; ११, ५, ५;  
१५, ११, ४; आ. १, ५, ७, ८; -फस्य  
तां. ११, ५, ६; १५, ११, ५;  
आ. १, २, २, ८; -फे आ. १, ५, ७, ८;  
-फेन तां. ११, ५, ६; १५, ११, ५.

सफ-त्व- -त्वम् तां. ११, ५, ६; १५,  
११, ५; -त्वाय तां. ८, ५, ६.

सफौ(-फञ्जआ-)पगव- -वेष. ३, ८.

सु-बन्धु- -न्धु: श. ३, ५, ४, १२.

सु-बल, ला- -ल: तै. १, ५, ८, ३; -लाम्  
ऐ. आ. ३, २, ६; -लौ गो. २, ३,  
१३-१५.

सबल-ता- -तायै शां. २१, ५; २६, ९.

स-ब्राध्- -ब्राध: तै. ३, ६, १, ३.

स-ब्रुव- -म् तै. २, ६, ४, २.

सुब्द- -म् श. १, ७, २, २६.

स-ब्रह्मक- -का: ऐ. आ. १, २, ४.

स-ब्रह्मचारिन्- -रिण: जै. ३, २, २, २.

स-ब्राह्मण- -णा: गो. १, २, १०.

सम- -म: -मम्, -मस्यै जै. ५, १;  
-भानि जै. आ. १, ५, ७, ८; -भेन  
जै. ५, १.

समा- -मा जै. १४१; जै. २, ४,  
२, १३; -माम् शां. ७, ९; तै. १,

१, १०, ३; ५; २, १, २६; जै. १४१;  
जै. २, ४, २, १४; -भायाम् श.  
२, ३, २, ३, ५, ५, २, २, ५; ५, ३, १,  
१०; १२, ९, २, ३; का. १, ५, १,  
२३; तै. १, १, १०, ६; २, ६, ६, २;  
जै. ६०; १३५; १४५; -भासु  
तै. २, ८, ८, १२.

सम-ता- -तायै जै. ५१.

सम-त्व- -म् जै. ५१.

सम-पौष्कल- -ले जै. ५०.

समा-ना- -गा: श. ३, ३, ४, १४.

समा-चर्- -म् तै. ३, ४, २, १.

समा-पाल- -ला: तै. ३, ७, ४, ५.

समा-विन्- -विनम् तै. ३, ४, १६, १.

समा-सुद्- -सद: श. १३, ५, ४, ६;  
तै. १, २, १, २६.

समा-साह- -ह: -हेन ऐ. १, १३.

समा-स्याणु- -म् तै. ३, ४, १६, १.

समेय- -य: श. १३, १, ९, ८; तै.  
३, ८, १३, ३; गो. २, ६, १२; -यम्  
तै. २, ८, ३, १.

सुस्य- -भ्य तै. ३, ७, ४, ६; -भ्या:  
तै. १, २, १, २६; -भ्या(भ्या?)व श.  
१२, ९, २, ३.

स-भक्ष-ता- -म् शां. आ. ८, १; २.

सु-भरस्- -रा: श. ७, २, २, ५.

स-भत्मक- -म् गो. १, ३, १३.

स-भागा- -नो जै. ६; ९५.

स-भार-ता- -तायै शां. ४, १; शां. १८,  
११; १९, ८; का. १, २, १, १०.

स-भार्य- -र्य: सा. २, ८, २; ३.

सु-भूमि- -मि श. १३, ७, १, १३.

सुम् ऐ. ६, १५; ऐ. आ. ५, १, ५; शां.  
२१, ४; शां. आ. १, ८; श. १, २, २,  
२; ४, ५, ७; ३, ३, १, १२; ५, ४,  
३, १०; ६, ६, ३, ८; ७, १, १, ३, ८;  
१४, २, २, ४०; ९, ४, १८; का.  
२, २, १, २; तै. १, २, १, १७;  
३, ७, ६; ७, ९, ३; १०, १; २, ६,  
४, ४, ५, १; ३, २, ८, १; ३, १०, २;  
५, १२, १; ७, १३, ४; तै. आ. ४, ७,

१,२; ११,५<sup>६</sup>; १९,१; ५, ९, ८<sup>६</sup>;  
 जै. ४४; सा. २, ३, ११; मं. १,  
 २, १५<sup>१</sup>; गो. १, ५, २४; समुद्रइति  
 तै. ३, १०, ४, ३; तैआ. ४, १९,  
 १; प. २, २.  
 १समा<sup>१</sup> ऐ. ८, ११.  
 २सम-मस्मात् श. २, ३, ४, ३१; का.  
 १, ४, १, २२; -मस्य ऐआ. १, ५, २.  
 ३सम,सा-मः ऐ. ३, ७; ऐआ. ५,  
 १, ३; शां. २३, २; श. १४, ४,  
 १, २४<sup>५</sup>; जैउ. १, ३, २, ५<sup>६</sup>; १४,  
 २, १०<sup>६</sup>; ४, ११, ३, १३<sup>६</sup>; गो. २,  
 ३, ३; -मम् ऐआ. १, १, २; ४;  
 ३, ५; ८; शां. १२, ६; श. ३, १, १,  
 २<sup>६</sup>; ९, ५, २, ९; १२, ३, १, ९; १३,  
 २, ७, ६; १४, ४, ४, १-३; तै. ३,  
 १०, ५, १; तां. ९, ३, १०; ११;  
 जै. १६४; गो. १, २, ११<sup>६</sup>; १४<sup>६</sup>;  
 ४, २३; ५, ५<sup>६</sup>; २, ६, ६; -मस्य श.  
 १३, ८, १, ९; -मा सा. १, १, १३;  
 -माऽइव ऐ. ६, ३५; -माः ऐ.  
 ६, १३<sup>३</sup>; शां. १०, ३; २६, ६; श.  
 ६, २, १, १९<sup>६</sup>; २, २९; ११, ४, १,  
 ५; १३; १२, २, २, ३; १४, ४, ३,  
 २१; तै. १, ८, ७, २; तां. १८, ८,  
 ५; -माऽइव ऐ. ४, १९; -मात्  
 गो. १, ४, २३; -मान् तां. १७,  
 १, ५; -मे ऐ. २, २६; ३, ४३;  
 शां. ७, ७<sup>३</sup>; श. १२, २, २, ३;  
 १४, ९, २, ३<sup>३</sup>; -मेऽइव गो. १, ३,  
 ७<sup>३</sup>; ९<sup>३</sup>; -मेन ऐआ. १, १, २; ४;  
 ३, ५; ८; श. १२, ३, २, ७; ८<sup>३</sup>; ५,  
 १३; गो. १, ५, ५; -मौ तां. ५,  
 १, ११; १२.  
 सम-ता-न्ता श. १२, ३, ५, १२;  
 १३; गो. १, ५, ६<sup>३</sup>; -ताम् सा. १, १,  
 १३; गो. १, ५, ६.  
 सम-विल,ला-लम् श. ६, ३, ३,  
 २६; -ला श. ६, ३, ३, २६<sup>३</sup>; ७,

१, १, ३६; ४१.  
 सम-भूमि-मि श. ३, ६, १,  
 १८.  
 सम-व(त्→)ती-तीभिः गो. २,  
 ३, १६<sup>३</sup>; ४, ४<sup>३</sup>; १८<sup>३</sup>. =समावत् अद्र.  
 सम-विपम-म् गो. १, २, ११.  
 समया श. ३, ६, २, २०; ८, २, २०<sup>३</sup>ϕ;  
 ३, १०<sup>३</sup>; ११, ५, १, ४; जै. ११७<sup>३</sup>;  
 जैउ. १, १, ३, ५; ६, १; २; गो. २,  
 १, ३.  
 समया-विपित†-तः ऐ. ५, २४.  
 समा(←म)-वत्(मलुपु)-वत्  
 तैआ. ५, २, ११; गो. २, २, ११;  
 -वन्तः तै. १, ५, २, ४.  
 समावती-ती जैउ. ३, ४, ३, ४;  
 -त्यौ जै. १२८.  
 समाव(न्तऽश)-च्छस(ः) जै. १५.  
 समाव(न्तऽजा)-ज्जामी-मीभिः  
 ऐ. ३, २७; २८; -मीभ्याम् ऐ.  
 ३, २७.  
 समावदि(न्तऽइ)-न्द्रिय-याः  
 तां. २, ३, ४; ९, ३.  
 समावद्-भाज्-भाजः तां. २, ३,  
 ४; ९, ३; -भाजौ ऐ. ४, ६<sup>३</sup>; तां.  
 ६, १०, १४; गो. २, ५, ३<sup>३</sup>.  
 समावद्-वीर्य,-यैम् ऐ. ३,  
 २७<sup>३</sup>; -र्याः ऐ. २, ३१; ३, ४९; ४, ५;  
 गो. २, ५, १; -र्याभ्याम् ऐ. ३, २७;  
 -र्यैः ऐ. ३, २७; २८.  
 समी/क,समीकरोति तां. २, ९, २.  
 समक्ष(म्-अक्षि)-म् गो. २, १, ७<sup>३</sup>.  
 सम(म्-अ)-प्रास-सः तै. २, ५, २, ४.  
 समङ्क-ङ्काः श. ३, ६, २, १<sup>३</sup>.  
 सम/अच्,अन्च्,समच तै. ३, १०,  
 ४, ३<sup>३</sup>; सम/अन्चति श. ८, १,  
 ४, ७; १०<sup>३</sup>; सम/अन्च श. ८,  
 १, ४, ८. सं-तराम्/अच् गद्र.  
 समञ्जन-म् तै. ३, ११, ७, २.  
 समञ्जन-प्रसारण-णम् श. ८,

१, ४, १०<sup>३</sup>; -णस्य, -णेन श. ८,  
 १, ४, ७.  
 समज(म्/अज्)-जः ऐआ. ५, २, १.  
 सम्/अन्च्,समनक्ति श. १, ४, ५, ५;  
 ६; ७<sup>३</sup>; ८, ३, ७<sup>३</sup>; ८; ३, ७, ४, ७<sup>३</sup>;  
 ८; ६, ७, ३, २; १४, १, ३, १३<sup>३</sup>; तै.  
 ३, ३, ७, ११<sup>३</sup>; तैआ. ५, ८, ९; जै.  
 १८४; समुद्रइव<sup>३</sup> अनक्ति श. १,  
 ८, ३, १२; समञ्जाते तै. २, ६, ११,  
 ५; १२, ३; समञ्जे शां. १९, ९;  
 समङ्काम् तै. ३, ७, ५, १०. सम्<sup>३</sup>  
 अङ्काम् तै. ३, ३, ७, ११; सम्<sup>३</sup>  
 अङ्काम् श. १, ९, २, ३१. सम्<sup>३</sup>  
 अङ्काम् तै. ३, ७, ५, १०; सम-  
 नक्तु तै. २, ५, ३, ३; ६, ८, ४; ३,  
 १, १, १०; मं. १, २, १८; समञ्जन्तु  
 मं. १, २, १५; सम्(अञ्जन्तु) मं.  
 १, २, १५; समङ्गिब श. ७,  
 ५, २, १७<sup>३</sup>; तै. २, ७, १५, २<sup>३</sup>;  
 समञ्ज्यात् श. १, ४, ५, ६; सम-  
 न्ज्यात् तै. ३, ३, ७, ११.  
 सम्<sup>३</sup>अज्यते तै. १, २, १, १०;  
 सम्<sup>३</sup>(अज्यते)ऐ. १, २२; समज्य-  
 ताम् श. ७, २, २, १०.  
 समक-कम् तै. ३, १, २, २; -क्ताः  
 ऐ. ५, १३; शां. २३, ८; जै. ७१;  
 -कौ तै. ३, १, २, १०.  
 समज्य श. २, ५, २, ४२; ६, १, ४५.  
 समञ्ज्व-ञ्जतः आ. जैआ. १, ५६४;  
 -ञ्जन् श. ६, ७, ३, २; तै. २, ६,  
 ७, ६; ८, १; ४; ३, ६, ३, १; ५; जै.  
 १५९.  
 समञ्जन-वत्-वता सं. १<sup>३</sup>.  
 समती(म्-अति/इ), समतीयात्  
 शां. १८, ३.  
 समतोस(ः)(म्/अट्) श. १२, ५, १,  
 १४.  
 समद्/म-मव श. ३, ४, २, १; ४, ३, १;  
 १२; ४, ६, ८, १२<sup>३</sup>; जै. १०४;

† 'ममये' इत्यस्यादिमाक्षरद्वयरूपम् । ϕ 'सु-' इति मुपा. स्वरः ? । ‡ H. प्रभृ. पदद्वयं विन्यम् ।  
 व. तैसं. ६, ६, ११, ६ । ॥ सम्/अदेः/मदेवेति या. ।

-मत्सु तै. २, ४, ४, ३; ४<sup>३</sup>; ५, ८, २;  
-मदम् श. १, १, ४, २४; २, २,  
३, ११; ४, २, ७; ३, १४; ४, २०; ३,  
६, २, २; ४, ४, २, ३; का. १, २, ३,  
९; ३, २, १२; ४, १२; २, १, ३, २५;  
तै. २, १, २, १०; ११; ३, ३, ३, २<sup>३</sup>;  
९, ११, १<sup>३</sup>.

सम्-अधि/गम्, समधिगम्यते गो. २,  
६, ७.

सम्-अधि/रूह्, सम्-अधिरोहति ऐ.  
४, २०; समधिरोहन्ति ऐआ. १,  
२, ४<sup>३</sup>.

समधिसृप्य(-मऽअधि/सृप्) शांआ.  
१, ७.

सम्/अन्, समुनिति श. १४, ६, ५, १;  
समनन्ति ऐ. ४, ३०; समनन्ती ३  
ऐआ. २, १, २; सुमान तैआ. ४,  
२०, १; समानन् जैउ. ४, ११, १, ५.  
समन्य तै. १, ४, ४, ३; ६.  
१समान- अद्र.

सुमन- न्ने ऐआ. ५, ३, १; तैआ. ४,  
२०, १; तां. ९, ६, ३; ४.

समन्या-यन्ती-निधन- -म् सा २, ३, ७  
सु-मनस- -नसः श. ४, २, ४, २३; ८,  
७, १, ६; १२, ८, १, १९; २०; तै. १,  
२, १, १८; २, ६, ३, ४; ५; ८, १, १;  
गो. १, ३, ४; -नसा श. ६, ७, २,  
३; २, २, ३, ३१; तै. ३, १, ३, १;  
-नसौ श. ३, ४, १, २४; ७, १, १,  
३८; तै. २, ४, २, ५.

सम(-मऽअ-)नीक-तसः(ः) ऐ. ६, ४.  
सम(-मऽअ-)नुप्रविष्ट- -ष्टः तैआ. १०,  
१, १.

सम(-मऽअ-)नुवृत्त- -वन्तम् श. १,  
४, ३, २, २.

सम(-मऽअ-)नुमत- -म् ऐ. २, ६.

सम(-मऽअ-)नुवेद्य ऐ. ३, २०.

सम(-मऽअ-)नू(-नु/वच्, क्-→)क्का-  
-क्काः शां. ८, ८<sup>३</sup>; ९, २.

सुम(-मऽअ-)न्त, न्ता- -न्तः जैउ. १.

१४, ३, ९; -न्नानि आ. जैआ. १, ६१;  
-न्ताम् तां. १९, १२, ६; -न्तासु  
श. १३, ५, ४, २२; -न्ते तां. १५,  
४, ८; -न्तेन तां. १५, ४, ७<sup>३</sup>; ८.  
समन्तम् ऐ. २, १८<sup>३</sup>; ३१;  
८, २१८; २२; २३<sup>५</sup>; श. ३, ३,  
१, ५; ९, २, १६; ५, ३, ५, २४<sup>३</sup>;  
८, १, ३, १०; ३, ४, १५; ९, १,  
२, ६; २, १, १९; १०, ५, ४, ४; १४;  
१४, १, १, ७; ३, १, १४; ४, १, १९;  
६, ३, २; का. १, १, १, ७; २, २, १,  
१०; तै. २, २, १०, ५; तां. ९, १,  
३; १५, ४, ६; ८; १९, १२, ६; २१,  
९, १५; जै. १४१; जैउ. १, ३, १,  
१; ९, ३, ४; १२, १, ८; मं. १, ६, २८.

समन्त-पर्यायिन्- -यी ऐ. ८, १५<sup>३</sup>.

सुमन्तिक- -म् श. १३, २, ४, २; ४; तै.  
३, ९, १, ४; -मऽइवश. १, ४, १, २२

सुमन्तिक-तर- -म् श. ९, ३, १,  
११; १२.

स-मन्यु- -०न्यवः सा. ३, २, ६.

सम्-अन्वा/रम्, समन्वारभेते श.  
१४, ७, २, ३; समन्वारभन्ते ऐ. ५,  
२४<sup>३</sup>; समन्वारभध्वम् ऐ. ५, २२<sup>३</sup>.

समन्वा-रब्ध- -रब्धेषु श. ४, ६, ९, ८;  
१२, ८, १, २०.

समन्वीक्ष्य(-मऽअनु/ईक्ष्) श. ३, ६,  
१, २६; ४, ५, ७, ६.

सम(-मऽअ-)पिधाय(-पि/धा) श. ८,  
६, १, २३<sup>३</sup>.

सम(-मऽअ-)भिहित- -म् गो. १, १, २८

सम्-अभ्य(भिऽअ-)व/गा, समभ्य-  
वागुः गो. २, ४, ११<sup>३</sup>.

सम्-अभ्यवे(-भिऽअव/इ), समभ्यु-  
वैति श. ३, ८, ५, ८; जै. १४४;

समभ्यवैष्यन्ति जै. १६६; समभ्य-  
वायान् श. ३, ४, २, ९; समभ्य-  
वायन् जै. १६६; समभ्यवेयात्

श. ३, ४, २, ९.  
सम(-मऽअ-)भ्यादुदान- -नः श. १४,

७, २, १.

सम्-अभ्या(-भिऽआ)/रूह्, समभ्या-  
रोहति जै. ७.

सम्/अम्, सुममन्ते, सुमामिरे श. ३,  
४, २, १३.

समयु(-म्/इ)- -यः श. ७, २, ३, ३;  
-याय गो. १, २, ७.

समया ३सम- गद्र.

समर(-म्/क्र)- -रम् शां. ११, ८;  
-रे शांआ. १२, ७; श. ७, २, १, २०;  
तै. ३, ७, ९, २.

समरण- -णे शां. २८, ६.

समर्पण- -णेन श. ५, ३, ५, २९.

सुमर्षित- -ताः श. १४, ५, ५, १५<sup>३</sup>.

समर्ष्य- -र्ष्ये तां. ७, ६, १५.

समर्षिता(-म्/क्रध्)- -ताः जै. १४३.

समर्ष्य श. ४, ५, २, १०.

स-मर्ष्य- -र्ष्ये ऐ. २, २; तै. ३, ६, १, ३<sup>३</sup>.

सम्-अव/द्वो, समवद्यति शां. ५, ७;  
१०, ६; श. २, ६, १, ३२;

समवद्यति श. १, ७, ४, ९; ८, १,  
१७<sup>३</sup>; का. १, ६, २, ४; तै. १, ७,  
४, ४; १०, ६; गो. २, २, २; समव-

द्यन्ते श. ३, ४, २, ९; समवद्यन्ति  
ऐ. १, २, २; श. २, ६, १, ३३; समवद-

दिरे श. ३, ४, २, ५; ८; ९; समव-

ददिरे श. ३, ४, २, १५; १६;

समवद्येयुः श. २, ६, १, ३३; का.  
१, ६, १, २२; समवद्यामहे गो. २,  
२, २; समवाद्यन्त गो. २, २, २; ३<sup>५</sup>.

समव- (त्-→)त्ता- -म् श. १, ८, १, १७

समवत्त-धानी- -नीम् श. १२,  
५, २, ७; -न्याम् श. ३, ८, ३,  
१३; २५.

समव-द्राय श. १, ८, १, १३; २, ५, २,  
४०; तै. १, ३, ८, २; २, १, ५, ३;  
जै. ५.

सम्-अव/द्रु, समवद्रवन्त गो. १,  
१, ७<sup>३</sup>.

समव-द्रुत्य श. १३, ४, ४, ६-८.

सम्-अव/धा,सम्बद्धधाति कां. १,  
३,३,२०.  
सम्बद्धीयते श. ११, २, ६, ८;  
सम्बद्धीयन्ते शां. २५, ११.  
सम्ब-नि-नीय(√नी) शांआ. ११,  
५;६.  
सम्-अव/नी,सम्बन्धयते ऐ. २,३०;  
सम्बन्धयति ऐ. २, ३०: वा. ३,  
९,३,३०; सम्बन्धयति श. ५, ३,  
४,२७;४,२,७;१२,८,३,१४; तै.  
१,८,६,४.  
सम्बन्धीयन्ते श. १४, ६,२,१२;  
७,२,८.  
सम्बन्धीयमा(न→)ता- -नासु ऐ.  
२,२०.  
सम्-अव/सृश्,सम्बद्धयन्ति श. ३,  
४,२,१३;१४; ४,४,३,१३;१४.  
सम्-अव/या,सम्बद्धायति श. १, ८,  
१,६.  
सम्-अव/रुद्,सम्बद्धयन्ते तां.१६,  
१५,९;१९,९,५.  
सम्-अव/वृत्,सम्बद्धयन्ति श. ३,  
५,३,८.  
सम्ब-वृत्त- -त्तयोः श. ३,५,३,९.  
सम्-अव/शम्,सम्बद्धयन्ति श. ७,  
३,२,१,२.  
सम्-अव/सृज्,सम्बद्धयन्ति ऐ. ४,  
१३.  
सम्ब-सृज्य- -ज्ये ऐ. ४,१३.  
सम्-अव/सो, सम्...अवस्यतः तै.  
३, ९,१,४; सम्बद्धयन्ति श. ४,  
६,८,३.  
सम्ब-साय ज. १२५.  
सम्-अव/कृञ्,सम्बद्धयन्ति श. १,  
७,१,३;२,५,३,१६.  
सम्बे(-म्-अव/इ),सम्बद्धयति श. ११,  
१, ६, ३०; तां. १६, १३, ७;  
सम्बद्धयन्ति श. ११,१,७,४; मं.  
२, ६,५; तैआ. १, २,२; सम्ब-

यन्तु मं. २,६,४;१.  
सम्/अशु,सम्बद्धयति शां. २, ६; ९;  
३, ३;७, ७;८; ८,३; १८, ४;  
शांआ. २,४; श. २, ३,४, २३;  
सम्बद्धयते श. १, ६,१, १३;१५;  
३, ३,३,१६;४,३, ८;५,१,९,७;  
१,२,३; ४,२,४,७; ७,३,२,१०;  
१२,२,२,६; ४,१,१०; १४, ७,  
२, ९; तैआ. २, ७, १; ८,  
५, १; ६, १; जै. ५,५;  
सम्बद्धयते श. २, ३, ४,  
२३; सम्बद्धयते श. १२, २, ३,  
१२; तै. १, २, २, ५; सम्बद्धय-  
विषयामहे श. ३,४,३,८; सम्बद्धय-  
श. १३,४,१,९; सम्बद्धयामहे शां.  
१०,२; गो. १,३,२०;४,२३;५,  
२१; समाश्रुत तां. १४, ५,१५;  
सम्...आनद् तैआ. १०,१०,२;  
समाश्रुत श. १,६,१,१०;१२;  
३,३,३,१६; ४, ३,८; ५, १,९;  
७, ३,२,१०; समाश्रुत श. १,  
६,२,३; ३,९,३,१०; ४,१,५,१;  
२,५,५;७;३,२,५; सम्बद्धयति ऐ.  
५,३०; शां. ७,७; श. ६,७,४,  
१२; सम्बद्धयति तै. २, ४,८,७;  
मं. २,१,१३; समाश्रुत तैआ. १,  
११,१; तां. १,२,८.  
सम्बि- -ष्टिः श. १४, ६, ३, २;  
- -ष्ट्यै ऐ. २,१७;४,२०;३०; शां.  
७,८;१४,१;२२,१; श. १३,२,  
२,१६;२,३,१; ६,१; १०,१; तै.  
१,३,५,१;७,३;४,६, ३,७;७,७,  
२;८,४,३; ३,२,१,६; २, ९; ३,  
१२;३,७, ४;९;८,१,२;६,३;७,  
२;१८,४;६;१९,१; २०,२; २२,  
२;९,४,३; तैआ. १,२५,२;५,४,  
१३; तां. २,६,२;१२,३; १५,२;  
३,२,२;५,२;४,७,१;५, ३,५;६,  
५;८,५;६,३,१५; ७,७,१२;११,

१०,१७; १२,४,१४; १४, ३,९;  
५,१७;९,०; १८,२,७;६,८;७,  
३;८,१८; जै. १०; १४३; १६८;  
य. ३,७; गो. २, १,१;२,२;३,  
१७;१९;५,८;१४;६,५.  
सम्/अस्,सम्बद्धयति ऐ. २, ३५;  
श. ६, ७,४,१२;१३; १०,०,३.  
८-१०,१२; १३; १४; समाश्रुत  
शां.२६, ३; समाश्रुत जै.२,१२;  
सम्बद्धयति ऐ. ३, ११; तै. १, १,  
६, ८; सम्बद्धयते तै. १, २,  
५,३.  
सम्बद्धय- -स्तः ऐ. २,४०;४१; -स्तम्  
ऐ. २,४०;४१; श. २, ३,४,७;  
का. १,४,१,६; तै. ३, ८,१७,३;  
-स्ताः शां. १४, ५; २९, ८;  
-स्तानि तै. ३, ८,१७,३;१८,५;  
-स्तेन शां. १४, २.  
सम्बद्धय शां. ३,२; वा. ३,३,२,१३;  
१४,३,१,१.  
समास-अद्र  
सम्बद्धय(त→)ता- -ताः तां. २३,  
१०,१;१३,१;२४,१;२७,१; २४,  
७,१;१०,१.  
समास- -मा ऐ. ४,२५; -माः श. ६,  
२,१, २५;२६; १२, ८,१,२०;  
१४,८,१२,१; तै. २, ५,५, २;  
६,३,५; जै. १, १८, १, ४;५;  
-मानाम् तै. २,५,५, २; -माभ्यः तै.  
३,३,११,४; -माम् श. १,८,१,४;  
५; १४,३,१,३; तै. १,२,१,१४;  
तैआ. ५,१०,३; तां. ६,९,७;९;  
७,९,१८;१०,१५; ८,८,१५; मं.  
१,८,७; ८. २, २,१; १७; ८,१;  
-माम्-माम् ऐ. २,१.  
सम्-आ/कृ,सम्...आकृणुष्व तै. २,  
४,१,१;५,२,४; सम्...आकृणु  
श. १२,४,३,४.  
समा-कुर्वाण- -म् ऐ. ५,१४.

† 'सम्बद्धधाति' इति सुपा. चिन्त्यः । तु. श. । § 'सम्' इति  
वाचस्पत्यप्रभृतयः ।

कालि. सुपा. ? । § √समेरिति

समा-चक्राण- णः तै. २, ५, २, २.  
 समाक्रम्य(-मूडा/कम्) जै. १८७.  
 समाक्रमण(-मूडा/क्री)- णाय  
 तां. २१, १, ९.  
 सम-आ/गम्, समागच्छति श. १०,  
 ६, २, १; समागच्छतः श २, ४, ४,  
 १८; का. १, ३, ४, ११; समाजगाम  
 श ११, ६, २, १; तै. ३, १०, ९,  
 ९; समाजगाम तै. ३, १०, ९, १५;  
 समाजगमत्तुः जै. ११५; १५२:  
 समाजगमुः श. १०, ६, १, १;  
 सम-आ/गम्, समागच्छत तै. ३, १, ४, २;  
 समागच्छेताम् श. १२, ५, १, ५.  
 समा-गत्य जै. १५२<sup>१</sup>; १५४.  
 सम-आ/गा, समागात् ऐआ. २, १, ५  
 समाज्ञा(-मूडा/ज्ञा)- ज्ञाः तैआ.  
 ९, १०, २.  
 सम-आ/दा, समादुदीत श. १४, ६,  
 ११, १.  
 समा-द्वय श ३, ६, ३, १०; १४, ३, १, १  
 सम-आ/धा, समादधाति श. २, ६,  
 १, ११<sup>१</sup>; का. १, ६, १, ८<sup>१</sup>; तै. १,  
 ४, ५, २, ४<sup>१</sup>; समादधति जै. १३;  
 सम-आ/धा, समादधात् शांआ. १, ५<sup>१</sup>;  
 समादधुः जै. ४७<sup>१</sup>.  
 समाधीयते श. ९, ४, ४, १.  
 समा-दुधत्-धतः श. १, ४, २, १.  
 समा-धाय श. १, २, ५, ७; १, २, ३, ३;  
 ४, १५; १७; १३. ८, ४, ८; का. २,  
 २, ३, ६. समाहित, ता- अद्र.  
 समानु, (-मू/अन्)- नडडति श.  
 ११, ८, ३, ६; -नः ऐआ. २, ३, ३;  
 श. १४, ४, ३, १०; तैआ. ७,  
 ७, १; जैड. २, २, ३, ५-७; ४, ४;  
 ६; ११, १, ५; ९; प. २, २; ७;  
 -नम् श ११, ८, ३, ६; तै. ३, ४,  
 १८, १; तैआ. १०, ३६, १; -नाय  
 तैआ. १०, ३३, १; ३४, १; श. १४, ६,  
 ९, २७; -ने तैआ. १०, ३३, १; ३४,  
 १; ३६, १; -नेन श. १४, ६, ५, १.  
 समान-व्यल- -नाभ्याम् गो. १,

३, १३<sup>१</sup>; -नौ गो. २, १, ७.  
 समानो(-नडड)-दान-नौ प. २, २.  
 समानु, ना- -नः ऐ. १, ७; ५, ४; ६;  
 १२; १६; १८; ५, २०; ६, ८; ७,  
 ३४; ८, १; शां. १३, २; श. १,  
 ६, १, ८; ३, ५, ४, ४; ११<sup>१</sup>; ६, १, ४;  
 ४, ६, ८, ५; १०<sup>१</sup>; १५<sup>१</sup>; १९; २०<sup>१</sup>;  
 ५, १, ५, १८; २१; २, १, १; ३; २,  
 १६; २, २, २, २; ४, १, १४; १५; ३,  
 १५; ५, १, ४०; १०, १, ४, ६<sup>१</sup>; १३,  
 ८, १, १८; १४, ७, १, ७; का. २, १, ३,  
 ५; तै. २, ४, १, २; ४, ५; ३, ७, ६,  
 १७; तैआ. २, ४, १, ५, २; तां. ४,  
 ३, ८; २०, १६, ६; २३, १, ३; गो.  
 २, ५, १४; -नम् ऐ. १, २, ५; ४, १४;  
 ३०<sup>१</sup>; ६, १७; २१; २३; ३६; ७.  
 ४; ३४; ऐआ. २, १, २<sup>१</sup>; ३, १, १<sup>१</sup>;  
 शां. १२, ८; २३, ३; २५, ५; ६<sup>१</sup>; ८;  
 २७, १; ७; शांआ. ७, २; श. १,  
 २, १, २; ४, ४, ८; १५; ६, ४, ३<sup>१</sup>; ८;  
 २, १, १, ७; ३, १, १७; ३, २, ३, २१;  
 ४, १६; ४, २, १४<sup>१</sup>; ४, १, २, ३; १८;  
 २०; २, २, ९; ३, ३, १५; ४, १, ४;  
 २, १०; ५, १, २; ५, १२; ५, ३, १,  
 ८; ७, ३, १, ४; ४, १, २०<sup>१</sup>; २, २, ३;  
 २४; ५, १, २५<sup>१</sup>; ३, ६, २; ८, ५, २,  
 १६; ७, ३, २०<sup>१</sup>; ५, २, २०; १०, २,  
 ४, ८; ६, ५, ९; ११, ३, १, १; १२, २,  
 २, ४; १८-२२; ७, २, ४-६; १३,  
 ४, ३, १५; ४, ११; ५, १, ३; ३, ११;  
 ६, १, ४; ८, ४, ११; का. १, १, १,  
 ५; २, १, ९; ३, १, १०; २, १, ४, १;  
 तै. १, ७, ९, ६; २, ४, ४, ५; ८, ८,  
 २; ३, १, ३; ११, ६, ३; तैआ. १,  
 ९, ५; २, ६, २; ३, १०, ४; तां. १,  
 ७, ६; ४, ३, ७; ७, ६, ११; ८, ५,  
 ४; ११, ११, ३; ७; १०; १३, ९, ४;  
 २५, २, ४; जै. १०१<sup>१</sup>; जैड. १,  
 १४, ४, २; १७, १, ३<sup>१</sup>; प. १, ३<sup>१</sup>;  
 २, ३; ३, ९-११; वं. ३<sup>१</sup>; गो. १,  
 ३, २२<sup>१</sup>; २, ३, ३; ५, ४; ५, १५; ६;

३; -नस्य शां. ९, २; ११,  
 ४; श. ५, २, ३, ५; का. १, १, ३,  
 १; तै. १, ५, ३, ४<sup>१</sup>; -ना तै. २,  
 ४, ४, ५; तां. १०, ६, ७; ७, ५; ८,  
 १; ९, २; १०, १; ११, १; -नाः  
 ऐ. ६, ८; शां. १०, ३; श. १२,  
 ८, १, १९; २०; तै. २, २, १०, ६;  
 ६, ३, ४; तां. ६, ३, १०; ७, ५, ३;  
 १०, ११, १; १५, ३, ३०; १६, ४, २;  
 गो. १, ५, ५<sup>१</sup>; २५; २, ५, १४;  
 -नात् शां. २७, ७; श. १, ८, ३, ६;  
 -नात् ऐ. ६, १७; श. १०, ६, १,  
 ९; ११, ५, ५, १३; १३, ८, १,  
 २; गो. २, ५, १५; -नानाम् ऐआ.  
 २, ३, १<sup>१</sup>; तै. १, ३, २, ३; १०, ९;  
 ७, ५, ५; ९, ६; २, २, १०, ३; ३, १,  
 ३; ७, ४, ४; ११, २; ३; ३, १, ४, ३;  
 १०; ११; १४; ५, २; ८; १४; ६, ३;  
 ५; ९, १६, २; तैआ. २, १४, १; तां.  
 ६, २, ९, ३; ७; ९, १०; १०, २, ३;  
 १९, १२, ४; २२, १४, ७; २४, १५,  
 ५; -नानि ऐ. ६, १७; शां. ५, ३; ५;  
 ८; श. ३, २, ३, २२; गो. २, १,  
 २१; २३; ५, १५; -नाम् जैड. १,  
 १४, ४, ३; -नायाः तां. ८, ५, ४;  
 -ने ऐ. ३, ४७; ४८; ६, ३१; ऐआ.  
 ३, ११; शां. ८, ९; १८, १२<sup>१</sup>;  
 २२, १; २५, १५; २६, ९; श. १,  
 ८, ३, ६; ४, ३, १५; ९, २, २, ६;  
 १०, ३, ५, ६; जै १३२; गो. २,  
 ६, ९; -नेन ऐ. ६, १७; शां. ११, ४;  
 श. ९, ४, १, १४; १५; १०, १, ५, २<sup>१</sup>;  
 जै. १३२<sup>१</sup>; गो. २, ५, १५; -नेषु  
 श. १०, ३, ५, ११; -नेः श. १०,  
 ३, ५, २; -नौ ऐ. १, ७; शां. ७,  
 ५; श. ४, १, २, ११.  
 समान्नी- न्नी श. ३, १, ३, १२;  
 ४, ६, ८, २०; ६, ६, ४, १४; ९, ४,  
 ३, १५; ५, १, ४०; १२, ८, २, १८-  
 २०; तै. २, ४, ४, ५<sup>१</sup>; जै. १३२;  
 -नीः ऐ. ६, १७; श. ३, २, ३,

२२; गो. २, ५, १५; -नीभिः ऐ. ६, २२; श. ८, २, २, ९; गो. २, ६, ५<sup>३</sup>; -नीभ्यः तै. ३, ९, ३, ३; -नीभ्याम् ऐ. ३, ४७; ४८; -नीम् जै. १३२<sup>३</sup>; -न्यः ऐ. ३, ३१; ६, ८<sup>३</sup>; ८, १; गो. २, ३, २२; ५, १४; -न्या शां. १९, ९; श. ११, ३, १, १; -न्याम् श. ९, २, २, २; ६.  
 समान-गोत्र- -त्रे शां. २५, १५.  
 समान-जन- -ने तां. १६, ६, ९.  
 समान-जनम्- -न्म श. ३, २, ४, ८; -न्मा गो. २, ६, १४.  
 समान-जन्य- -न्यम् तां. १६, ६, ९.  
 समान-ता- -तायै श. ७, ३, १, ४.  
 समान-त्र श. ३, ४, ४, १४; ५, १, ३, ४; तां. २४, १९, ३.  
 समान-त्रैव(त्य→)र्था- -त्याः श. १२, ८, २, १८; ३, ५, १, १०.  
 समान-धिष्य- -ष्यथाः श. १२, ३, ५, २; गो. १, ५, २२<sup>३</sup>.  
 समान-निधन- -नानि श. ८, ७, ४, ६.  
 समान-पक्ष- -क्षे तै. १, ८, १०, २; तां. १८, ११, ८.  
 समान-पुरुषवचन- -ने सं. ३.  
 समान-प्रवृत्ति- -तयः श. ८, २, २, ९<sup>३</sup>.  
 समान-बन्धु- -न्धवे, -न्धुः श. ३, ५, १, २५.  
 समान-वर्हिस्- -र्हिभ्याम् श. ५, २, ५, १३; -र्हिषी ऐ. १, २५; श. २, २, १, १६<sup>३</sup>; का. १, २, १, १०; -र्हिषि श. ५, ५, २, ३; ४.  
 समान-बुद्ध- -द्धः जैठ. ४, १, १, १.  
 समान-भूत्- -तः श. ८, १, ३, ६; ७.  
 समान-योनि- -नी श. ५, ३, १, ८.  
 समान-लोक- -काः श. ९, ५, २, १६; -के तां. ११, ४, १०; १५, १०, १५.  
 समानलोक-ता- -म् तै. ३, ९,

२०, २; १२, ५, ११; ९, ८; तैआ. १०, १४, १.  
 समान-सम्बन्धन- -नाः श. ७, ५, २, ६२; -नौ श. ७, ४, २, २४.  
 समान-हविस- -त्रिषः शां. ३, ५.  
 समाना(-नऽअ)-भिव्याहा(र→)रा- -रा शां. २३, २.  
 समाना(-नऽआ)-यत(न→)ना- -ना ऐआ. १५, २.  
 समानो(-नऽउ)-दकै- -कैः ऐ. ५, १३; -कैम् ऐ. ५, १<sup>३</sup>; २; १२<sup>३</sup>; १३<sup>३</sup>; १५; २०<sup>३</sup>; २१; ऐआ. १, ५, ३<sup>३</sup>; गो. २, ६, ११; -काः श. ८, २, २, ९; ७, १, ३; ४; -काणि शां. ११, ५.  
 समानो(-नऽउ)-द्वर्य(→)र्या- -र्या ऐ. ३, ३७.  
 समानो(-नऽउ)-त्व- -त्वः, -त्वाः श. ७, १, १, ७<sup>३</sup>.  
 सम्-आ/नी,समानयति शां. ३, ४; श. १, ५, ३, १६<sup>३</sup>; १७; १८; १९<sup>३</sup>; समानयति श. ११, २, ६, ४; गो. १, ३, ९; समानय मं. १, १, २; समानयन् तै. २, २, ८, ७.  
 समान्यमान- -नः श. ३, ४, ४, १३; ८, १, ४; ३, ३, ४; ४, १, २, ११; -नौ श. २, ५, २, २०; ४१; का. १, ५, १, २७; ३६.  
 समा-नीय श. १, ३, २, १५<sup>३</sup>; ८, २, १७; तां. १४, ३, ८.  
 समान्य(-म्-आ/अन्) जैठ. ४, ११, १, ६.  
 सम्/आप्,समाप्नोति शां. ८, ९; श. ३, २, १, १०; ११, ५, ६, २<sup>३</sup>; जैठ १, १५, १, ४; समाप्नुवन्ति तां. ४, ९, १०; २१, ४, ९; गो. १, २, ९<sup>३</sup>; समाप जै. १४३; समाप्स्यन्ति श. ११, ८, ४, १; ४; सम्-आ-प्स्यसि जै. १४३; समाप्नुवन् श. ३, २, १, १०; तां. ११, ५, ६<sup>३</sup>; १५, ११, ५<sup>३</sup>; समाप्नुयात् श. १२, ३, ३, ५.

समाप्स्यत श. १०, ४, १, १०; ५, ४, १.  
 समापि श. १०, ४, १, १०.  
 समापयति शां. २३, ५; श. २, ३, ३, १६; तां. २५, ३, ६; समा-पयन्ति तां. ४, ९, १०; जै. १५६<sup>३</sup>; १६२; समापयिष्यामः ऐ. ४ १७; जै. १४३; समापयात् तां. २५, ६, ५; समापयाम जै १६२; समा-पयेत् ऐआ ५, ३, ३<sup>३</sup>; समापयेयुः शांआ ४, १५; तां. २४, १४, २.  
 समीप्यति श. १२, ४, १, १०<sup>३</sup>; समीप्येयुः शां. २५, १०; समा-पिपयिष्येत् श. १४, ४, ३, ३४.  
 समापन- -नाय ऐ. ३, ४४; गो. २, ४, १०.  
 समापयितव्य- -व्यः शांआ ४, १५<sup>३</sup>.  
 समापयित्वा सा. २, ४, ३.  
 समाप्त- -प्तम् शां. २७, ४<sup>३</sup>; -प्तम्ऽ इव गो. १, १, २८.  
 समाप्ति- -प्तये गो. १, २, २४<sup>३</sup>; -प्तिः शां. ८, ९; श. ३, २, २, १५; जैठ. १, १५, १, ३; ४; -प्तिम् श. ३, २, १, १०<sup>३</sup>; -प्त्यै श. ४, ६, ८, १७; तां. ४, ९, ९; ५, ४, १.  
 समाप्तुम् तां. १७, १, २.  
 समाप्य तां. ११, ५, ६; १५, १०, ९; ११, ५; जै. १४३; सा. २, ४, ७.  
 समीप्यत्- -प्सन्तः तां. २५, ६, ५.  
 सम्-आ/पृ,समाप्स्यत श. १०, २, ३, १६.  
 सम्-आ/प्यै,समाप्साययन्ति गो. १, २, ९; समाप्साययन्तु गो. १, २, ९.  
 समाभृत्,ता(-म्ऽआ/भृ)- -न्म तै. १, ३, ९, ३; तैआ १, २२, ८; -ताः तै. १, ४, ८, ५; ३, ८, २, १; तैआ. १, २२, ८.  
 सम्-आ/न्ना(→मन्),समामनन्ति गो. १, १, २६.  
 समा-न्ना(त→)ता- -ताः ऐआ. ५, ३, २; -तासु ऐआ. ५, १, ६; २, १.

समा-भ्राय- -म् शांआ. २, १५	समा-रोहत्- -हन् श. २, २, १, १८;	समास-भ्रु(त→)ता- -ता गो. १,
समाय(त्→)ती(-म्डाआ/इ)- -त्तीपु	का. १, २, १, ११.	३, १६.
ऐ. २, २०; शां. १२, १; -त्योः ऐ. ८,	समा-रोह्य श. २, ५, २, ४८; ६, २, १९;	समासम्(णमुल) श. ४, १, २, २६;
१०.	४, ६, ८, ३-५; ८-१०; १४; ५, ३,	१२, ८, ३, १४.
सम्-आ/यम्. समायुच्छतै. १, २, ३, १.	१, १; २, ५, १, ५३; १२, ४, ३, ५०;	सम्-आ/सिच्(→ञ्च्), सम्-
समा-युच्छत्- -च्छन् श. ३, ३, २, १९.	४, ४, १; ५, १, ३; २, १: १३, ६, २,	सिञ्चतु तंआ. २, १८, १.
सम्-आ/रम्, समाभते तां. ११, ६,	२० <sup>३</sup> .	समा-सिक्त- -म् श. ९, २, १, १.
२; ९, ३; १२, १, २.	समालम्भम्(-म्डाआ/लम्+णमुल)	समास्तीर्ण(-म्डाआ/स्तु)- -म्डाइव
समा-रुभ्य तै. ३, ३, ७, ८ <sup>३</sup> .	श. ९, ३, ३, ६.	गो. १, २, ११; १४.
समा-रम्भ- -रभाय प. १, ४.	समावत्- ३सम- द्र.	सम्-आ/हन्, समाहन्ति श. १, १, ४,
सम्-आ/रुह, समारोहति ऐआ. ५,	सम्-आ/वप्, समावपति शां. ३, ४;	१३; १८: २, १, १७; का. २, १, ३,
१, ४; श. ९, २, ३, १३; २३; २९;	२३, ८; समावपेयुः ऐ. ८, १७.	१६; २०; समाध्नन्ति का. २, १, ४,
सम्-आ/रुहति श. ६, ७, २, १६;	समोप्यते ऐआ. २, ३, १.	१६; तै. १, ३, ६, २.
समारोहन्ति ऐ. ६, २१; ऐआ. ५,	समोप्त- -प्तेषु ऐ. ८, १७.	समा-ध्नत्- -ध्नन्तौ जै. १७६ <sup>३</sup> .
१, ४; शां. १९, १; २०, १; गो. २,	समोप्य ऐ. ७, ५; श. २, ६, २, १६.	समा-हन्तवै तै. ३, २, ५, ९.
६, ३; समारोक्ष्यामः श. २, १, २,	सम्-आ/वह, समावहन्ति तै. ३, ८,	समाहावम्(√ह्वे+णमुल)गो. २, ५, १०.
१३; का. १, १, २, ९; समारोहत	१, २.	समाहित, ता(-म्डाआ/धा)- -तःऐआ.
जै. १६८ <sup>३</sup> ; समारोहागि शांआ.	समाँत्रिष्ट(-म्डाआ/विश)- -ष्टःतैआ.	३, २, १; शांआ. ८, १; श. ५, १, २,
२, ९; १०; समारोहाम ऐ. ६, २१;	१, २, २.	७; तां. १६, २, ६; -तम् श. ५,
समारोहन् श. ७, २, १, १ <sup>३</sup> , ८, २,	सम्-आ/वृत्, समावर्तन्ते श. १, ४, १,	१, २, ७; -ता तै. २, ८, ८, १०;
१, १ <sup>३</sup> ; ३, १, १ <sup>३</sup> ; ४, १, १ <sup>३</sup> ; ५, १,	६; ३, ९, १, ५; तै. १, १, ५, ४ <sup>३</sup> ;	तैआ. १, ८, २; -ताः ऐआ. ३,
१ <sup>३</sup> ; ३, ४; ९, २, ३, १३; २३; २९;	जै. ९७; समावर्तन्त श. ३, ९,	२, १; शांआ. ८, १; तैआ. १, ८,
तै. १, ५, ९, ३ <sup>३</sup> ; जैड. १, ४, ४,	१, ४; तै. १, १, ५, ४; समावर्तेरन्	१; -तासः तैआ. १, २१, ३; २४,
१०; २, २, १, ५-९; समा-	श. ३, ९, १, ३.	४; ३१, ६; -तेन सं. १.
रोहेत् शां. ११, ४; समारोहेयुः	समाववर्ति तै. २, ६, ६, ५; सम्-	समाहिता(-तडाआ-)त्मन्- -स्मा
ऐ. ६, २१; गो. २, ६, ३.	(थाववर्ति) तै. २, ६, ६, ५; समाव-	श. १४, ६, ११, १.
समारोहयते शां. २, ६ <sup>३</sup> ; श.	वृत्तन् तै. १, ७, ८, ५.	सम्-आ/हृ, समाहरति शां. १, ४ <sup>३</sup> .
४, ६, ८, १३; १५; का. १, ५, १,	समा-वर्तमान- -नःजैड. ४, ७, २, १०;	समा-हार्थ- -म् श. २, ३, ४, १६;
३८; समारोहयति श. ४, ६, ८,	-नाय ता. ३, ९, ८.	का. १, ४, १, १३.
१३; १५; ५, ४, १, ३; ८; समारोह-	समा-वर्तनी(य→)या- -या सं. २.	समा-हृत, ता- -तः ऐ. २, ९; -ताः
यति श. ५, ४, १, ८; ५, १, २-७;	समा-वृत्त- -त्ताः गो. १, ३, २०.	श. १३, १, १, ४.
समारोहयन्ते श. ४, ६, ८, १३; १५;	सम्-आ/वे, समावयते श. ७, ३, २,	समा-हृत्य शां १९, १०; श. ३, ९,
समारोपयेत् गो. २, ४, ९ <sup>३</sup> .	१३; ८, ७, ३, १० <sup>३</sup> .	२, २; तै. १, ७, ३, १.
समारुह्र्वांचक्रुः श. २, १, २, १३;	समाँध्रित(-म्डाआ/ध्रि)- -तः तैआ.	सम्-इ, समेति ऐ. ६, २६; ३६; ऐआ.
का. १, १, २, ९.	१०, ३८, १.	२, ३, ८; श. १२, ८, १, २१; तै.
समा-रुह्य शां. २०, १; शांआ. ५, ६ <sup>३</sup> ;	सम्-आ/आस, समासते तै. ३, १०, ९,	२, ५, ३, ३; समेति श. १२, ८,
श. ५, ४, १, ८: २, ६; ८, ६, ३, १; जै.	१४; तैआ. २, ११, १; समासत	१, २१; १४, ९, १, ४; तै. १, ४, ३,
३२; जैड. १, ४, ४, ११.	श. १०, ६, १, १.	३; ५, १०, ७; २, ६, ३, ५; सम्-
समा-रुड- -डः तैआ. १, ३, ३; गो.	समास(-म्/२अम्)- -सः शां. ४, ५;	पुति श. ११, २, ७, १७; तैआ.
२, ४, ९.	५, १; गो. २, १, १९; -सेन ऐ. १, १;	१०, १, १; संयन्ति तै. ३, १, १, ७;
समा-रोहण- -णः श. ३, ७, १, २३.	शांआ. ४, १५; तैआ. १, ३२, १.	तैआ. १, ८, ५ <sup>३</sup> ; २७, ५; जैड. १,

११,१,६;७;सुम्... यन्ति शा.७,  
३,१,४६;सुम्... यन्ति ऐ.२,२०;  
शां. १२,१; तै. ३,७,६,४;सुमियाय  
शा. १०,६,१,१; सुमेतु ऐ. १,१७;  
७,३३; शांआ. ४,८; शा. ७,३,  
१,४६; तै. २,५,८,१; ८,५,९;  
तां. १,५,८; संसमेतु शा. ३, ८,  
३, ३७; संयन्तु शांआ. ४, ८;  
सुम्... यन्तु ऐ. ७,३३; शा. ७,  
३,१,४६; सम(यन्तु) शांआ. ४,  
८; गो. २, ३, ६; सुमितम् वा.  
७,१,१,३८; १२,४,३,४; समैत्  
जै. १,१५,३, ७; सुमेताम् वा.  
१४, ४,३,१९; सुमायन् शा. ८,  
७,१,४; जै. ४,८,३,२.  
संयत्, समय- गद्.

सुमिति- -ति: ऐआ. ५, १,१; शा. ८,  
६,१,१६; तै. १,५,१,४; २, ४,  
४,५; जै. ८७; -तिम् जै. ११५;  
-तौ शा. ८,६,१,१६; -त्याम् जै.  
२०९.

समितिक्रम(-तिम्/गम्)- -म:  
शा. १४,९,४,१७.

समिधु- -थेयु शा. ५,१,५,२३.

सम्/इद्,समिह्यति शा. १४, ९,  
४,२२.

सु-मिधुन,ना- -नम् शा. ३,३,३,१८;  
-नाम् शा. १,८,१,२०.

सम्/इन्ध,समिन्धे ऐ. २,३४;शां. २८,  
३; शा. ४,३,४,३३; सुमिन्धे शा.  
१,३,४,५-७; ९,५,१; ४; ५,४,  
३,३; ४-९; १०; ५,३,८; ४,१;  
८,२,३; २,३,२,१६; ३, ९,३,  
१०; ४,२,१,२१; ५,११; ४,५,१३;  
२३; ६, २, १, २१-२४; २,  
३; ४; ८; ९; ६, ३, ३; ७; १५;  
८, ७, २, ११; १२, ९, २,  
१०; तै. १, १, ८, ६; ४, ४, ९;  
१०; २, ३, २, १; तैआ. ४, ४, १, १;  
२; ३; ४; ५; ६; सुम्... इन्धे

शा. १,४,१, २०; २५; समिन्धते  
ऐ. २, ४; शा. ९, २, ३, ४४;  
११, २, ७, ६; सुम्... इन्धते  
शा. १, ४, १, ३२; सुमिन्धे तैआ.  
३, १४, २; सुमीधे शा. ६, ४, २,  
४; सुमीधरे शां. २०, ४; शा. ६,  
५, १, ७; तै. १, २, १, १२; सुमि-  
न्ताम् तैआ. ४, ४, १, १-३; ५; ६;  
सुमिन्धाताम् तै. १, ४, ४, ९;  
सुमिन्धताम् शा. ६, ६, ४, १२;  
तै. ३, ७, ४, ६; सुमिन्ध्व शा.  
६, २, १, २५; ११, ५, ४, ५;  
जै. २, ५, ३, ३; समैन्ध्व शा. ६,  
३, १, २७; सुमिधीमहि शा. १, ३,  
४, ६; ४, १, ११; ३२; २, ३, ४, २१;  
६, १, २२; तै. ३, ३, ६, १०; ५, २,  
२; ११, ६, ३; जै. २०९; समैन्धि-  
पत शा. १, ४, ४, १; समैन्धिद्वम्  
शा. १, ४, १, ३९.

समिध्यते ऐ. १, १६; ७, ६; शां.  
१, ४; ३, ४; ८, १; शा. ४, ४, ५, २३;  
६, ४, २, ९; ६, ३, ९; सुमिध्यते वा.  
१, ४, १, २९; १२, ४, ३, ५; तै. २, ६,  
७, १; ७, १२, ३; ८, ८, ६; ३, ५, २,  
२; तां. १२, २, १; सुम्... इध्यते वा.  
१, ४, १, २९; सुम्... इध्यते वा. १,  
४, १, २९; तै. ३, ५, २, २; समिध्यसे  
ऐ. १, १६; २, १२; शा. १२, ४, ३, ५;  
सुमिध्यसे तै. ३, ६, ७, २;  
मं. १, ६, ३२; सुमिध्यस्व तैआ.  
४, १०, ४; ५; ५, ८, १०.

सुमिद्,द्वा- -द्: ऐ. १, २२; शा.  
१, ३, ४, ७; ९; ४, १, २६; २९; ३२;  
३८; ३, १; २; १०; ५, ३, ८; ४, १;  
२, ३, २, ९; ६, २, १, ५; ११, ३, ३,  
७; १२, ९, २, १०; १३, २, २, १४;  
१४, ९, ४, ३; तै. १, २, १, ११; २,  
५, ५, ३; ६, ८, १; १२, १; १८, १,  
३, ५, २, ३; ६, १; ६, ३, १; ९, ४, ८;  
११, ६, ३; तां. १५, २, ३; -द्वम्

शां. १७, ९; शा. १, ४, ३, २२; २,  
२, २, १९; ११, २, ७, ६; तै. ३,  
६, २, १; १०, १, २; जै. २०३;  
गो. २, ५, ५; -द्वधम् इव शा. ८,  
८; तै. २, १, ३, २; ३, १, ३, ९;  
-द्वधस्य ऐ. २, २; शां. १०, २;  
शांआ. १, ५; शा. १, ४, १, ३८;  
६, २, १, ३२; तै. ३, ६, १, १;  
-द्वधा शा. १, ३, ४, ६; तैआ. ४,  
४, १, १-६; -द्वधा: शा. १, ३, ४,  
७; ५, २, ८; -द्वधानि शा. १, ३, ४, ६;  
तां. १४, ८, २; -द्वधे शा. १, ४,  
४, १; ८, २, ३; ४, २, १, २१; ५, ११;  
३, ४, ३३; ४, ५, १३; ९, २, ३, ९;  
३९; १४, ९, ४, ११; तां. १२,  
२, २.

सुमिद्ध-तम- -म् शा. १, ५, ३,  
७; ६, ३, २९.

समिद्ध-व(त्→)ती- -त्यौ शां.  
८, १.

समिद्ध-होम्- -माय शा. २, ३,  
१, १७; का. १, ३, १, १०; -मेन  
शा. १, ५, ३, ७; ६, ३, ३९.

सुमिद्धि- -द्विधम् शा. ४, ५, २३;  
-द्विधे तै. २, १, ४, ९; ३, ३, ६,  
१०.

समिध्- -मिन् ऐ. ८, ९; शांआ. १०,  
८; शा. १, ३, ४, ७; ५, ३, ९; ८, २,  
६; ३, ६, ३, ६; ८, २, १८; ४, ४, ५,  
२३; ६, ६, २, १५; १६; ४, ५; ११,  
३, २, १; १२, ९, २, १०; १४, ३,  
१, २८; १, १, १२-१६; १७; तै. १,  
१, ५, ५; २, १, ५, ११; ३, ७, २; ४;  
६, ६, ४; ८, ८, ११; तैआ. ४, १०, ४;  
५; ४, १; २-५; ६; ५, ८, १०;  
जै. १२७; गो. १, ३, ११; १२;  
-मिद्धि: शा. १, ४, १, २५; ६, ६,  
४, १; ९, २, २, १; ७; ३, ३६; तै.  
१, २, १, १०; ३, ५, २, १; तैआ. १,  
३२, १; -मिध: ऐ. २, ४; शां. २, ३;



३,४; शा. १,४,१,३८<sup>३</sup>; ५,३,८;  
 ९<sup>३</sup>; ४,१<sup>३</sup>; ६,१,८; २,१,४,५; २,  
 ३,१८; ५,२,३०; ६,१,२३; ३८,  
 १,४; ४,४,५,१४; ६,९,२५; ६,  
 १,२,३०; २,१,३१; ३२<sup>३</sup>; ६,३,  
 १७; ७,१,२,१०; ९,२,२,१; ३<sup>३</sup>;  
 ७<sup>३</sup>; २,३,३६; ४०; ४४<sup>३</sup>; ४५: ४६<sup>३</sup>;  
 १०,१,४,११; ५,४,१-५; ८; १०;  
 १२; १७; ६,१,३; ११, ५,१,  
 १४; का. १,१,४,४; २,३,१४; ५,  
 १,२७; ६,१,१५; तै. १,१,९,३;  
 ४<sup>३</sup>; ७; १०; २,१,१०; ३,१,३,२,  
 १,३,८; ३,५, ५,१; ७,४,९; ६,  
 ८; ११,५,१; ९,९; तैआ. ३,१२,  
 ३; १०,१०,१; जै. १२७: घ. ४,  
 १; सा. ३,२,२; गो. १,२,३; ६;  
 १५<sup>३</sup>; २,१,२: २,११-सिधम् ऐ.  
 १,२५; ७, ५: ८, ९<sup>३</sup>; शां.  
 २,२; ३,७; ८, ८<sup>३</sup>; शा. १,३,४,५;  
 ७; ९; ८,२,३<sup>३</sup>; २,१,४,६; ३,१,  
 १७; ३,१७; ५,२,४१; ६,१,४४;  
 ३,४,३,८; ९; ६,३,२१; ९,३,८;  
 १०; ४,४,५,१२<sup>३</sup>; २३; ६,६,२,  
 १०; ४,१; २; ४; ६<sup>३</sup>; १२; ७,४,  
 १४<sup>३</sup>; ८,१,५; १३: १५<sup>३</sup>; ११,३,  
 ३,१<sup>३</sup>; २; ४; ५,३,३; ६; ४,५; ६,  
 १,८; २, ६-१०; १२,४,२,९; ४,  
 ४,६<sup>३</sup>; ७<sup>३</sup>; ५,१,१०<sup>३</sup>; १२; ९,२,  
 १०<sup>३</sup>; १४,३,१,२८: का. १,१,४,  
 ५; ३,१,१०; ६,१,२९: तै. १,७,  
 ७,१; २,१,३,७: ८<sup>३</sup>; ९; ३,३,७,  
 २; ७,२,५; तैआ. २,५,२; १०,१;  
 १०,६४,१; जै. ३; १२७; मं. १,  
 ६,२६; ३२; २,४,४; गो. १, २,  
 ६; १५-सिधा ऐ. १,१७; ऐआ. १,  
 १,१; ५,१,१; शा. ३,९,३, १४;  
 ४,४,५, १३; ६,६,४,२; १२; ८,  
 १,५<sup>३</sup>; ६<sup>३</sup>; १३<sup>३</sup>; तै. १,२,१,९; ६,  
 ५,६; २,६,७,१; ११,१; १८,१;  
 ३,५,१२,२; ६,२,१; १०,४<sup>३</sup>; मं.

१,६,३२-मिधाम् शा. ११,५,३,  
 ६; घ. ५,१; सा. ३, ६, ८; ९;  
 -मिधाम् तै ३,११,४,१-मिधि  
 शा. १०, ५,४, १७; तै. २,१,३,  
 ८; -धौ शा. २,५,२,१९; ३,६,  
 ३,१४<sup>३</sup>; ४,२,१, २१; १०,१,५,  
 १; तै. २, १, ३,९; ३,३,७, २;  
 जैआ. १,३३७.

समित्,द् ← समिधु

समित्-काष्ठ- छानि शा ११,५,  
 ३,१३.

समित्-त्व- -म् तै. २,१,३,८.

समित्-पाणि- -णयः शा. १०,६,  
 १,२; गो. १,२,१३; ३,८; -णिः  
 शांआ. ३,१; ६,१९; शा. ११,४,  
 १,९; गो. १,१,३२.

समिद्-धार(√ह)- -रः शा. ३,  
 ४,३,६; जै. १७७; -रम् जै. ५४;  
 ११५: २०८; -राः शा. ४,६,९,७;  
 -रात् गो. १,२,४<sup>३</sup>.

समिद्-भैक्ष- -क्षे गो. २,२,६.

समिद्-व(त्→)ती- -ती तै. २,  
 १,३,९; -तीभिः शा. २,१,४,५;  
 ११, ५,१,१४; का. १,१, ४, ४;  
 -त्या गो. २,१,४.

समिधान्- -नः शा. २, २, ३, २१;  
 का. १,२,३,१७; तै. १,२,१,१२;  
 २, ४,६,१२; ३, १,२,८; -नम्  
 शां. २०,३; तै. १,२,१,१२; २,  
 ६,१७,१; -ने शा. ६,६,३,९.

समिध्यमान- -नः शा. १,४,१,३८<sup>३</sup>;  
 तै. १,२,१,१०; ३,५,२,३; -नाय  
 शां. ८,१; शा. १,३,५,२<sup>३</sup>; ३<sup>३</sup>; ८, २,  
 ४; २,५,२,१९; ६,१,२,१; ३,७,  
 ४,७; तै. १,६,९,१: ३,३,७,१.

समेदृष्ट- अद्र.

सम्/इन्व्.समिन्वत्तु ऐ. १,१३; शां.  
 १०,९; समिन्वत्तम् शां. १०,९.

सम्/इष्ट्.समैपत् जै. २१२.

समिष्ट,ष्ट(म्/यञ्)- -ष्टम् शां. ३,

४; -ष्टाः शा. १,९,२,२६; ४,४,५,  
 ३; -ष्टासु शा. १,९,२,२६; ४,४,  
 ४,३.

समिष्ट-यजुस्- -जुः शा. १,९,२,१२;  
 २५<sup>३</sup>; २६<sup>३</sup>: २७<sup>३</sup>; ३०<sup>३</sup>; २,६,३,३;  
 ३,१,३,६<sup>३</sup>; ९,५,१, १९<sup>३</sup>; ११,  
 २,१,५; ६,९; १०; ७,३,१<sup>३</sup>; ४,१,  
 ११; १२; ३,१९; का. १, ६,३,३;  
 गो. १,३,९; १०; -जुषः शा. १,  
 ९,२, ३०; -जुषाम् ऐ. ७, २१;  
 २२; २४: शा. ९,५,१,१२; -जूषि  
 शा. २,५,१,२१: २,४६; ४,२; ४,  
 ४,४,१<sup>३</sup>; ३<sup>३</sup>; ४-६; ५, २<sup>३</sup>; ५,१,५,  
 २, १७; ६,२,२, ३८<sup>३</sup>; ९,५,१,  
 २३<sup>३</sup>; २९<sup>३</sup>: ३०<sup>३</sup>; ३४; ४१; का. १,  
 ४,३,१७,५,१,३८; ३,२.

सुमिष्टि- -ष्ट्यै तै. ३,३,९,६.

समी/कृ ३सम- द्रः

समीक्षमाण(म्/ईक्ष्)- -णाः जै.  
 ७४; -णाय शा. ११, ५, ४,  
 १४.

सम्/ईर्.सुमैरत् तै. २, ७, १३,३;  
 ८,४,७.

सुमीरयति शा. ३,५, १,३२; ८,  
 २,६; १४. १,३,३१; सुमीरयतः

शा. ३,८,२,७; ९; सुमीरयति,  
 सुमीरय जै. १९८; सुमैरयत् तां.

१३,३,१२; १४,४,७; ६,८; जै.  
 ४४; १८०<sup>३</sup>; १९३; १९७;

१९८; सुमैरयन्त शा. २,६,१,१;  
 सुमैरयन्त शा. २, ६, १, २; ३;

सम्/ईरयेयम् जै. १९३; १९७.

समीरयत्- -यन् तै. ३,१,१,१०.

समीर्यी गो. २, ८, ११; १२<sup>३</sup>.

समीप(त्→)न्ती(म्/ईप्)- -न्ती  
 तां. ३,११,४.

सम्/उञ्ज,समुञ्जति शा. ९,२,१,१२;  
 १३<sup>३</sup>; समुञ्जति शा. ९,२,१,११;  
 १२; १६<sup>३</sup>; समुञ्जन्ति तै. ३,८,५,  
 १०; समुञ्जवम् शां. २८,५.

समुक्षित-म् ऐ. ६, १२; गो. २, २, २२.  
 सम्- $\sqrt{\text{उच्च}}$  समुच्चयसि शां. २५, ९.  
 समुज्ज्वल(-म् $\sqrt{\text{उच्च}}/\sqrt{\text{ज्वल}}$ ), समु-  
 ज्ज्वलयते शां. १७, ९; समुज्ज्वल  
 यत गो. २, ५, ५.  
 समुत(-म् $\sqrt{\text{वे}}$ )-न्तः ऐआ. ५, १, ३.  
 समुक्कम्ब(-म् $\sqrt{\text{उच्च}}/\sqrt{\text{कम्}}$ ) ऐ. ३, ३९.  
 समुत्तस्त(-म् $\sqrt{\text{उच्च}}/\sqrt{\text{त्रस्त}}$ )-स्ताःऽइव  
 शा. २, ४, १, १४.  
 समुत्तस्य का. १, ४, २, ९.  
 समुत्था(-म् $\sqrt{\text{उच्च}}/\sqrt{\text{त्था}}$ ), समुत्तस्थौ  
 शांआ. ४, १४; ६, १९; ११, १; २.  
 समुत्थाय वा. १४, ५, ४, १२; ७, ३,  
 १३; ९, १, ३.  
 सम्-उत्(←द) $\sqrt{\text{पृ}}$ , समुदपारयत् वा.  
 १४, ९, ४, २.  
 समुत्पार्यं वा. ३, ३, २, १८.  
 समुत्स्प्य(-म् $\sqrt{\text{उच्च}}/\sqrt{\text{स्प्य}}$ ) ऐआ. १,  
 २, ४.  
 सम्-उद् $\sqrt{\text{ह}}$ , समुद्रियुः जैड. १, ९,  
 ३, १.  
 समुद्रयत्-यन्तम् ऐ. ५, २६.  
 समुद्रित-म् जै. ९५.  
 सम्-उद् $\sqrt{\text{हैर}}$ , समुद्रीर्ययति शा.  
 २, २, ३, २१.  
 समुद्रीरित-न्ताः तैआ. १, २७, ५.  
 सम्-उद् $\sqrt{\text{जह}}$ , समुद्रहन्ति वा. ६, १,  
 १, ७; जैड. ३, ४, ५, ७; समुद्रीहन्  
 वा. ६, १, १, ४; ७, ४, १, १३; समु-  
 द्रीहन् वा. ६, १, १, ४; ७, ४, १,  
 १३.  
 सम्-उदे(-द् $\sqrt{\text{आ}}/\sqrt{\text{इ}}$ ) समुद्रायन्ति  
 जैड. १, १२, १, २.  
 सम्-उद् $\sqrt{\text{मह}}$ , समुद्रगृह्णाति वा. ६,  
 ४, ३, ६.  
 समुद्रगृह्णते वा. ६, ४, ३, ६.  
 समुद्रगृह्णाऽइव वा. ३, ५, ३, १७.  
 सम्-उद् $\sqrt{\text{दिश}}$ , समुद्रिशोत् ऐआ. ५,

३, ३.  
 सम्-उद् $\sqrt{\text{दीप}}$ , समुद्रदीपयति का.  
 १, २, ३, १७.  
 समुद्रष्ट्य(-म् $\sqrt{\text{उच्च}}/\sqrt{\text{ह}}$ ) ऐआ. २, ४,  
 १; तां. ५, ५, ६.  
 समुद्य(-म् $\sqrt{\text{वद्}}$ ) वा. ३, ९, ३, ३३,  
 ४, ५, २, ७.  
 सम्-उद् $\sqrt{\text{यन्}}$ , समुद्यच्छन्ति तां. १९,  
 १, ४.  
 समुद्य(त→ता)-न्तया तां. २०,  
 २, ५.  
 समुद्र(-म् $\sqrt{\text{उन्द}}$ )-द्वाः ऐ. ५, १६;  
 ऐआ. २, ३, ३; शां. २, ९; ३, १;  
 शांआ. १०, ७; वा. १, १, ३, ५; २,  
 २, ४, ११; ३, ८, ४, ११; ९, ३, २७;  
 ४, ४, ५, २०; ५, २, ५; ६, ३, ३,  
 १२; ४, १, ८; ७, १, १, १३; १४;  
 ३, १, ३, ९; ४, १, ९; २, ५; ५, २,  
 ५, २; ५, ८; ८, ५, २, ४; ९, १, २,  
 ३; २, ३, १८; ४, २, ५; १०, ६,  
 ४, १; १२, ६, १, ३, ५; १, २, ५;  
 १४, २, २, २; ५, ४, ११; ६, ३, २;  
 ७, ३, १२; का. १, २, ४, ९; २, १,  
 ३, २, ५; तै. १, ५, १, १०, १;  
 २, १, ५, २; २, ९, ३; ३, ७, ११, २;  
 ११, १, ४; तैआ. १०, १, १३; १५;  
 तां. १, ४, १०; ५, ३, ३; ६, ४, ७;  
 ७, ७, ९; १४, ११, ५; १५, १, १;  
 २१, ३, ७; जै. ५, ५; १९४; २१०;  
 जैड. १, २, १, ७; ८, १, ३; ४; ५;  
 १५, २, ६; ३, ६, ७, ५; मं. २, ४,  
 ६; सा. १, १, ५, ४, २०; गो. १,  
 १, ७; २, १०; २१; -द्वाःऽइव ऐ. ८,  
 २५; तै. २, २, ५, ६; ७, ७, ६; तां.  
 ५, ३, ३; -द्वाः ऐ. १, २, २; ३, ३, ९;  
 ५, ११; ६, २, १; ऐआ. ३, १, ६;  
 शां. २, ९; शांआ. ७, १९; १०, ७;  
 वा. १, १, ३, ७; ६, ३, ११; ८, १, ३;  
 ५; ३, ८, ४, ११; ६, ४, १, ८; ७, ४,  
 १, ९; १२, २, १, १; ५; का. २, १,

३, ५; तै. २, २, ५, ६; ४, ३, ११;  
 ५, २; ५, ४, २; ६, ९, १; ७, १६, ४;  
 ३, १, ५, ४; ८, १६, ४; तैआ. १,  
 ११, १; ३, १०, २; ४; ६, ६, १; तां.  
 १, ८, १७; ५, ८, ५; ७, ७, ९;  
 १४, ५, १७; जै. १; ५, ५; ११२;  
 १९४; २१०; जैड. १, १५, २,  
 ६; मं. २, ६, ५; गो. १, १, ३; ७;  
 २, १; १०; २१; ५, २; २, ६, ३;  
 ११; -द्वाः वा. ३, ९, ३, २, ७; ७,  
 ४, २, ६; ८, ७, ३, १३; ९, १, २,  
 २५; २८; तै. २, २, ५, ६; ९, ३;  
 ३, ११, १, ३; तैआ. १, १०, ३; तां.  
 ६, ४, ३; ७; जै. १९४; २१०;  
 जैड. १, ८, १, ६; आ. १, १८;  
 ३०९; २, ५, १; जैआ. १, ३०९;  
 -द्वाः वा. ७, ५, १, ९; ९, ५, २,  
 १२; तै. २, ४, ६, ११; तैआ. १०,  
 १०, १; -द्वाः ऐ. १, २, २; ५, १६;  
 शां. २, ५, १; वा. ७, ५, २, ५, २;  
 १४, २, २, २; तै. २, ५, ८, ११;  
 तैआ. १०, १, १४; १०, २; सा. ३,  
 ५, १; गो. १, १, ७; -द्वाः वा. ७,  
 ५, १, ९; ९, ५, २, १२; -द्वाः वा.  
 १२, ६, १, ३, ५; १४, २, २, २; तै.  
 ३, १, ५, ४; ८, १६, ३; तैआ. ३,  
 १०, ३; ४, ९, १; तां. ६, ४, ७; मं.  
 २, ४, ६; -द्वाः वा. ४, ४, ५, २०; ६,  
 ७, ४, ५; ७, ५, २, ५, २; ५, ८;  
 १०, ६, ४, १; १२, ९, २, ५; तै. २, ५, ५,  
 ५; ८, ७, ८; ३, ११, १, ५; तैआ. ३,  
 ११, १; ११; १०, १, १; ११, २; जै.  
 ५, ३; १९४; १९९; २१०; जैड. ३,  
 ६, ७, १; ५; सा. ३, ४, ३; -द्वाः  
 शांआ. १०, ७; वा. ७, १, १, १३;  
 जैड. १, ८, १, ३; -द्वाः वा. ९,  
 ५, २, १३; -द्वाः जै. १.  
 समुद्र-पर्यन्त(न्त→न्ता)-न्तायै ऐ.  
 ८, १५.  
 समुद्र-योनि-निः तै. ३, १०, ४, २;

तैआ. ४, ११, ६; ५, ९, ९.  
 समुद्भव्यचस-सम् श. ८, ७, ३,  
 ७; तै. २, ७, १५, ५; १६, ३:  
 समुद्रिय, या- -यः श. ६, ४, ४. ८:  
 -यम् श. ६, ४, ४, ८; ७, ३, १,  
 ३१<sup>१</sup>; -याः तै. ३, १, २ ३; १२,  
 ७, ४; तैआ. ६, ४, १; -याभिः  
 श. ९, १, २, २५.  
 सम्-उद्/द्, समुद्भवन्ति श. १४,  
 २, २, २.  
 समुद्ब(म-उद्/रह्)- -ढः जैल. ३,  
 १, ३, १.  
 समुद्धान्त(म-उद्/वम्)- -म् गो. १,  
 ३, ११; १२.  
 समुद्वास्य(म-उद्/वस्) श. २, ६, २.  
 ७; का. १, ६, २, ४.  
 समुन्नीत(म-उद्/नी)- -म् शां.  
 ८, ६.  
 समुपविश्य(म-उप/विश) शां.  
 २७, ६.  
 समुप-विष्ट- -ष्टेषु श. १३, ४, ३, २.  
 समुपहव(म-उप/ह्)- -वः शां. १२,  
 ५; -वम् श. ४, ६, ९, २५.  
 समुप-हृत- -ताः श. ४, ३, १, १  
 समुप-ह्य शां. १३, ७; तै. १, ६, ३,  
 १०; जै. १२.  
 सम्-उप/अर्ज, समुपार्जति श. १४,  
 २, १, ९.  
 सम्-उप/उप्, समुपोपन्ति श. १२,  
 ५, १, १७; समुपोपेत् श. १२, ५,  
 १, १३; २, २.  
 समुप्य(म-वप्) श. ३, ३, २, १;  
 ६, ८, १, ७; गो. १, ५, २२.  
 सम्/उब्ज्, समौब्जन् श. ६, १, १, ३.  
 समु-ञ्जित- -तः श. १०, ५, ४, ३.  
 समुन्ध(म-उम्)- -म् जै. १८०.  
 समुहिल्लय(म-उद्/लिह्) श. ३, ३,  
 १, ६.  
 सम्-वृत्(←द)/लुप्(→म्), समु-  
 वृत्पते श. २, ५, २, ४२; समुवृत्-

म्पति श. २, ६, १, ४५.  
 समुल्लुप्य श. ३, ४, ३, २२: ९, ५.  
 १, १९-२१; २३-२६.  
 समुह्य(म-उ/उ, ऊ←वह्)शां, २, ४, ६  
 समुह्य-पुरीप- -म् श. ६, ७, २, ८.  
 सम्/ऊह् समुहते तां. २, ५, ४; ११,  
 २; समुहताम् तै. ३, ७, ६, २३;  
 तैआ. २, ५, २.  
 समुळ्ळ, ढ(←ढ)- -ळः,  
 -ळम् शां. २, ७, ७; -ढम् श. ३,  
 ५, ३, १३; तै. १, ७, १, ५; -ळहस्य  
 शां. २४, ९; २, ७, ३; -ळहे शां. २२,  
 १-३: ७: ९; २३, १: ३.  
 समुळ-छन्दस- -न्दाः शा. ४, ५, ९, १  
 समुळ, ला- -लम् श. १३, ८, १, १५;  
 १४, ६, ९, ३४; तै. १, ६, ८, ७<sup>३</sup>;  
 गो. १, २ ११; १४; -ला श. ७,  
 ४, २, १३; -ले श. १३, ८, १,  
 १५.  
 सम्/ऊ(→ऊच्छ्), समुच्छति ऐ. २,  
 ४१; समुच्छते श. १, २, ५, २०: तां.  
 ७, ६, १६; समुच्छन्ते शां. ११. ८;  
 श. १३, ३, ३, ७; समुच्छतै तैआ.  
 २, ४, १<sup>३</sup>: समुच्छेयाताम् श. १,  
 २, ५, २०; समुच्छेरन् शां. ११,  
 ८; तै. ३, ८, २१, १.  
 समर्पय शांआ. १२, ३; समर्पयेत्  
 श. १३, ३, ३, ७.  
 समर-समरण, समर्पण, समर्पित-,  
 समर्प्य- गद्ग.  
 समृत- -तः गो. २, २, २४<sup>३</sup>.  
 समृत-यज्ञ- -ज्ञः गो. २, २, २४;  
 -ज्ञे गो. २, २, ११<sup>१</sup>.  
 समृत-सोम- -मयोः, -सौ गो.  
 २, २, १५.  
 समृति- -म् तै. २, ५, ४, ४.  
 सम्/ऊण्व्, समृण्वति शां. १९, ९;  
 समृण्वतु तै. २, ६, १६, २.  
 सम्/ऊध्, समर्धयति ऐ. १, १३<sup>३</sup>;  
 १५; १६: २१<sup>३</sup>; २८<sup>३</sup>; २९; ३०<sup>३</sup>; २,

३-६; ३, ३; ८; ३, ७; ६, ७; ७, १८:  
 ८. २<sup>३</sup>; ३; ४<sup>३</sup>; ६; ८; ९; शां ४.  
 ११: ६, १२; ८, ३; ५; ९, ५; ६. ११,  
 १: १२, ३; १<sup>५</sup>, ४: १६, ७; १७, ३;  
 २०, २-४: २१, २-४: २२, ७; ८:  
 २३, ६; २<sup>५</sup>, १<sup>३</sup>; ३; ४; १३; शांआ.  
 १, १: २<sup>३</sup>: २, १<sup>३</sup>; १६; १७<sup>३</sup>; श.  
 १२, ८, १, २; ४; समर्धयति श.  
 १, ३, १, २७; २८; २, १, १, १३-  
 ५; ६<sup>३</sup>; ७: ४, १, १; ३, १, ३, ७; ४,  
 १, १९; ५, २. १५-१७; ७, ४, ११;  
 ८, २, १७: ३, १: ०; १२; ९, ४, ०;  
 ४, १, ४, ८; २, १, ११; ३, २, १०;  
 ११; ४, २, १३; ६, ५, ५; ५, १, ४,  
 ५; ३, ५, २५; ५, ४, १३; १८; १९:  
 २२; २८; ६, ३, ३, १२: ५, १, १०:  
 ७, २, २, २; ३; ९; ५, १, ३<sup>३</sup>; १०.  
 ५, २, १२; १२, ४, ४, ६; ७; ७, ३;  
 ६; २२; ८, १, १; २<sup>३</sup>; ४<sup>३</sup>; २, ८-११;  
 १७; ३, ३०; १३, १, १, १; ३: २, ४;  
 ५, ६<sup>३</sup>; २, १, २; २, १४; १५; १७;  
 १८; १९<sup>३</sup>; ५, ४; ६, ८; ७. १०: ११  
 ३, १, ३; ३, ४; ४, १; ४, २. ३; ४,  
 १०; १४, १, २, ३-६; ९; १०<sup>३</sup>; ११;  
 १३; १९-२१; ३, १; ९; ११; १५;  
 १८; २४; २५; २, २, ५; ३; १, ०;  
 ३; ५; ७; तै. १, १, ८, ६; ९, ६; ३, ७,  
 १; ३; ४, ४, ४; ७, ३; ६, ३, ४-६;  
 ६, ६; ७, ४; ७, ६, ७; ८, ३, १; २,  
 १, ६, ३; ७, १, ४; २, २; ३, १, ४,  
 १५; ५, १५; २, ३, ५; ५, ८; ८, ९;  
 ३, २, २; ३, २; ४, ३; ६, १०; ८, ११;  
 ८, २, ३; ३, ६; ८, १; १७, ४; ९, ९,  
 २; ३<sup>३</sup>; ११, १; १२, २<sup>३</sup>; ३; १४, ४<sup>३</sup>;  
 १६, १<sup>३</sup>; १७, ५<sup>३</sup>; ११, ९, १; २;  
 तैआ. ५, ३, ३; ४, १; ४; ७, ४-६;  
 ८, १<sup>३</sup>; २: ९; १३; ९, ७; १०, ३;  
 ११, ३; तां. ३, ११, ४; ६, ९, २५;  
 २६; ७, ३, १३; ८, ८, ११; ९, ५,  
 ९; ९, १४; १०, ३; १३, ३, ३; ४,

१८:५,३;६;६,५; १६,२,७;१३,  
२;६;१७,१,४; १८,१,२३;४,४:  
६;९,७; १९,४, ११: १६,४:५:  
२१,५,६; जै. ११६; जैल. ३,३,  
१,५-७; २,१;४,१०; ष. १, २;  
५<sup>५</sup>;६<sup>५</sup>; गो. १,२,१५;२,१,१६<sup>५</sup>:  
३,५:१८;२०;४,२:५,१३;सुमर्ध-  
यतः तै. ३, ९, ५,१; २; सुमर्ध-  
यन्ति ऐ. १,३; शां. २५, ४<sup>५</sup>;९;  
शा. ४,१,१,२१; ६,९,२४; १३.  
२,६,८; तै. १,२, ३,२; ५,३;३.  
७,६<sup>५</sup>;४,५,३: ४;७,५: ३,९,४.  
५; २०,१; तैआ. ५, १०,२; तां.  
६,८,३; १६,१३,१२: २१,५,५;  
जै. ८६; १३२; १३४; समर्धयि-  
ष्यति शां.२७,१; समर्धयिष्यामः  
जै. १९७; सुमर्धयन्तु तै ३, ११.  
५,३; सुमर्धयन्तु शा १२, ८,३,  
३०; तै. १,४, ८,५: २,६,५ ८:  
समर्धय शा. ६,३,१ २०; समर्ध-  
यानि ऐ ३,३: सुमार्धयताम् शा.  
५,५,४, ११; सुमार्धयन् शा. ४,  
१,४,८; ६,३,३,१२; ७,२,२,२;  
समर्धययुः शा. १,१,२,१९.  
समृध्यते ऐ. ३,८; ३७;६,७; ७.  
२८; शां. २७, ६; शा. ४, १,४,  
१; समृध्यते शा. १,६,२,७;८,१,  
११; ९,३,१६: ३,५,२,९; ६,१,  
२०;४,१,४,६; ६,५,५; ५,४,४:  
८; १४,८, १५, १०; तां. ९,२,  
१४; १०, ५,१४; १६,६,१; जै-  
१४४<sup>५</sup>; गो. २,३,५; ४,१६; ५.  
१३ समृ...कष्यते शा ४,१,४,  
६; १०,३,५,१४; जै. ७०; ७८:  
१८०;१८६; १९२; १९९; समृ-  
ध्यन्ते शा. २,३,४,३९; ३,९,१,  
२०; तां. ९, ८,१६; जै. १४६<sup>५</sup>;  
सुमानुषे शा. ४,१,४,३; समृ...  
आनुषे शा. ४, १,४, ५; सुमर्धि-  
ष्यते शा. १,८,१,९;३,५,१,२२;

२,९; समृध्यताम् शां. २,२;११.  
८;२७,६: शा. १,९,१, १६; ४,  
६,९,२३; तै २,४,६,७: ३,११,  
२,४; मं. २,३,१९; ४,६; समा-  
र्धयत शा. १,६,२,७<sup>५</sup>; ८,१,१०;  
जै. ७८;१७७;१८०:१९२:१९९:  
सुमार्धिं शा. ३, ९,१, २; सुमर्धि  
शा. ४,६,५,५: १४,८, १५,१०;  
गो २,१,२.

समर्धित- समर्धय गट.

समृद्धि-दूधा- दूधः ऐ ८,३: शां.  
१९,८;२४,९; शा. २,२,२,२;३,  
१,२,१६; ६,१,२९<sup>५</sup>; ४,३,४,२;  
५,२, ३:४; ६,८,२०: १३,४,२,  
४; ५,१,१६; १४,७,१, ३२; तै.  
३,११,९,१: तां. ६,३,३:४;१९,  
१२,६; गो. २, १, १६; -दूधम्  
ऐ. १,४; १३;१६<sup>५</sup>; १७<sup>५</sup>: १९<sup>५</sup>:  
२१<sup>५</sup>;२२; २५; २८-३०; २,२:  
१०:२२; २६:४,६; ६,३;२०:७.  
३३;८,२-४;९: शां. १,१;३,२;  
९;७,१०; ८,४:६<sup>५</sup>;७<sup>५</sup>: ९,२;  
४;६:१०,२;१२,२; १९,८<sup>५</sup>:२०.  
४; २१, ४: २५, १०<sup>५</sup>; २७,१;  
शांआ. १,२;२,१५<sup>५</sup>; ९,८<sup>५</sup>; शा.  
१,३,२,१२; ५,१, १८-२०; ६,  
४,१४; २,३,२,१८; ३,१,१,३;  
६,४,८; ४,१, ४,६; ६,८, २०;  
६,१,२,२५; ३,३,२६;४,४,१७;  
५,१,१०;७,२,२,९; ११, ५,३,  
११;१२;१२,८,१,२; तै. १, ३,  
१,७; ८,६,२; तां. ५,६,६:१८.  
४,६; १९,७, ५; गो. २, २, ६;  
३,६; १६;४,२; ४;५; १५; १८;  
६,२;७<sup>५</sup>; -दूधया शा. २, ४, १,  
१; ४, ६,९, २४; -दूधस्य शां.  
२, २<sup>५</sup>; ११, ८<sup>५</sup>; -दूधा ऐ. ६,  
१०; शा. १,७,२, २०<sup>५</sup>; तां. ४,  
८,६; २१, ३,५; -दूषाः ऐ. ६,  
१३<sup>५</sup>; शां. १७,९; शा. १, ५,३,

७; ६,३,३९; २,१, २,५; ६,४,  
४,१७;१३,६,२,१०;११;तां.११,  
८,५;जै.८६;गो२,५,५;-दूधाःऽइव  
ऐ.३,४६;-दूधायाम् तां.४,८,६;  
-दूधेन तै.३,३,७,८; प. १,६<sup>५</sup>.  
समृद्ध-तम- -म् ऐ. ३,२७.  
समृद्ध-तर- -रः तैआ.२,१७,१.  
समृद्धि- दूधये गो. १, २, २४<sup>५</sup>;  
-दूधः शा. ५,१,१,१०:९,५,२,  
२<sup>५</sup>;११, ४,४,१; ७:८; १२; तै.  
२, ४,२, २; तैआ. २, १५, १;  
-दूधिभिः ऐ. २,१०; -दूधम् शा.  
१,७,३,१५:८,१, ३७:९,१,१०;  
११,४, ४,७; १२; १४, ३,२,१;  
गो. २,४,७; -दूधौ तां. ५,६,६;  
१५, १२,६; -दूधै ऐ. ६, १२;  
शां १,१; ३,२:९; ७,१०;८,४;  
६:७<sup>५</sup>;९,२;४; ६:१०,२; १२,२;  
शा. ३,१,२,१६; ०,५,२,१;१२,  
७,२,१२; ३,११;१५; १३,१,२,  
१; तै. १,३,१,५;४,४; ७,३;४,  
४,११;६,१,५-९; ११<sup>५</sup>;३,२;३:  
७,५; ७,१,२; ४;५; २,१;३-६:  
३,२;३<sup>५</sup>-६<sup>५</sup>;८,३,४; ५,४;६,  
२;४: २,५,३,२; ३,२,२, ३;५,  
१०; ३,३,४:६,४; ७,११,४; ८,  
१,२; २,१; ३,२; ८,४; ९,२,४;  
१२,२,९; ४,७: तां. ४, २,१३;  
७,८; ५,१,१९; ३,४; ९,२,२०;  
११,११,१०; १२,३,२१;१६,४,  
१०; ५,२; १८,११,८; २४,१४,  
३; गो. २,२,१;६ ८.

समृद्धि-काम- -मस्य शा.१२,७,  
३,११.

समृद्ध- -धे तै. २,५,३,२.  
समे(-मऽआ/इ), समैति शा. ४, २,  
३,४;५; ६,८,४; ५;९; १०;१४;  
१५; समायन्ति शा. ६,५,२,१२;  
७,४,२, २३; तै. १, ५, ३, १;  
समेतम् जैल. १,१६,१,२; समेत

सं. १,२,१४.  
 समेत-तः जैड. १, १२,१,७;  
 -नौ शां. ५,१; गो. २,१,१९.  
 समेत्य शांआ. ९, ७; श २,१,२,  
 १७; तै. ३, ७, १३,२: जैड. १,  
 १६,२,२; ४,८,३,१.  
 समेद्ध (मूडा/इद्ध), समू...  
 पद्ध ए. ८,९.  
 समू/एध्. समेधन्ते तै. १, २,६,२;  
 ३,३,१,२; तैआ. ५, ८,५: तां.  
 ७,१०, १५; ८,८, १५; समू...  
 एधन्ते तैआ ५,६,११; समेधन्त  
 तै. १,४,१०,७; तां. ७,१०, १५; ८,  
 ८,१४; समेधिवीय सं १,६,३,२.  
 समेद्ध (मू/इध्)-द्भारन् तैआ  
 ४,७,५.  
 समेध-धन् शां. १०,५; -धेन ए  
 २,८; ११.  
 समैरय-या: आ. २,२३,१९.  
 सुनो (मूडाओ)-कस-कसौ तै. २,८,  
 २,५; -का: ऐ. ५, १,२; शां. २,३,  
 ६; तै. २,८,२,६.  
 समोद्ध (मूडा/वह्)-कहानाम्  
 ऐ. ८,२,२.  
 सं-समू  
 सं/रपव्. संपतन्ति ऐआ. ३, २,४;  
 नमपतत् ए. ४, ३०; ६, १८; शां.  
 ६, १; जै. ३८. समपतन् शां २,२,  
 १; गो. २,६,१.  
 संपतन्ती-न्त्य: शांआ. १,२,५.  
 संपात-त: ऐआ. १, ४, २; ५, २.  
 २; -तन् शांआ. ०, ८; १, ८;  
 -ता: गो. २, ६, १; -तान् ऐ. ६,  
 १८; १९; सा. २, ६, १०; गो.  
 २, ६, १; -तानाम् ऐ. ४, ३०; ६,  
 १८; २०; गो. २, ६, १; २; ४; -तै  
 ऐ. ४, ३०; शां. २, १; गो. २, ६,  
 १; -तौ ऐ. ४, ३०; सा. २, २, १.  
 संपात-व-न् ए. ४, ३०; ६, १८;  
 गो. २, ६, १.  
 संपात-व-वन्तम् गो. १, ३, २, ३

संपृद्धी-ली: ते. १, १, १०, ५.  
 सं/पद्ध. संपद्यते ऐ. ३, १२; ७,  
 १५; शां. १, ३; १९, ८;  
 २०, ४; २३, २; शांआ. १, २: २,  
 १७; श. १, ३, २, १८; ४, १, २७;  
 ३, ४, ४, २१; १, १, २, १३; संप-  
 द्यते श. १, ४, १, ८: २, ३, २, ०;  
 ३, ९, २, १५; ६, २, २, ३१; ३७:  
 ९, १, १, ४३; ४४; ३, ३, १८;  
 १९; १०, २, ३, १; १४; १, १,  
 १, ७; १, ३, ५, १, ९; तै. १, ३, १०,  
 ३; ३, २, ८, ३: तां. ५, ९, ९; १३:  
 १४; ६, ३, ६: ८, १०, १: ३; ५;  
 ९; १०, २, २; १, ९, १५; १, ६, ३,  
 ६; ८, ८: ९, ५; ११, १७; १२, ७;  
 १३, ३; १४, ७; १६, ६: १९, ७, ७;  
 ९, २; १७, ५; १८, ४: २१, १०, ८:  
 २२, ११, ४; जै. ५, ३; ८, ९; ११, ४:  
 १३, ३; १४, ५; ४, १०; गो. १,  
 १, २, ५; २, ६: ५, १२-१४; २०; २,  
 १, ४: ३, १०; समू...पद्यते श  
 श. १, ४, १, २, ४; तै. ३, ११, ७.  
 २; संपद्यते शां. २, ७, २; तै. २,  
 १, २, ९; संपद्यन्ते ए. १, १३; १६:  
 २८-३०; २, १, ४; ५, १९; २१;  
 ६, १९; शां २, ३; ३, २: ७, १०:  
 ८, १; २, ८; ९, २; ४, ६: १०, २;  
 ६; १२, ३; १४, ३; १, ५, ५; १, ६,  
 १; ११; १, ७, १; २; ३; १८, २;  
 ३; १, ४; ८; २, ७; २, ५, १; ७;  
 २, ६, ९; ३, ०, ७; शांआ. १, २; २,  
 १०; श. ६, २, २, २९; संपद्यन्ते  
 श. १, ३, ५, ७; २, १, ४,  
 १४; २, १, १, ५; ३, ३, १९; ३, ८,  
 ४, १८; २०; ५, १, २, १३; ६,  
 ४, २, १०; ५, ४, १; ६, १, १४;  
 ३, १६; ७, १, १, ३, ३; ३, ४; २, २,  
 १, ७; ३, २, ९: ८, ६, २, ३; ९, १, १,  
 २, ६; २, २, ३; ३, ६: ५, १, ३, २; १०,  
 ४, २, २०; १, १, २, १०; १, २, २,  
 २, ५; ७: १२: १, ३, ५, ६; ७, ३;

४, २, ८, ४; ५, १, १, ७: १, ३, ३,  
 ३, २: का. १, २, १, १, १, ४, १, ४: तै.  
 १, १, ५, ३; ३, १०, ४; ४, ६, ७: ६,  
 ३, ४; ८, ७; ९, १०; ७, ५, ५; ७, ५;  
 ९, १: २, १, ४, ६; ७, १, ३: ३, ३,  
 ७, २; ८, ९: ८, १०, २: २०, २; ९,  
 ६, २; १, ४, ४; तैआ. ५, ४, १, २; ६,  
 १: २: ७, २; १, २; ९, ६; तां. २, ९,  
 ३; १, ६, १, २: १, ३; १, ६, ५; १, ९,  
 १, ३: २, २; २, ३, २, ६, २; २, ५, १०.  
 १९; जै. ३, १; १, ३, ७: १, ४, ४; १, ७, ९:  
 जैड. १, ४, ३, २; ३, १, ४, १०: ७,  
 १, ९; ४, ६, १, ७; गो. १, ३, १, ८;  
 ४, १, २; २, ०, ५, १; २, १, २, ४; समू...  
 पद्यन्ते शांआ. ९, २: संपद्यु: तां.  
 २, ५, १०, १८; समपद्यत श. १०,  
 ४, २, २, ५; समपद्यन्त ऐ. १, २, ३;  
 श. १, ०, ४, २, २, ०; संपद्येन ऐ. ६,  
 २, ४; श. ३, १, २, १; १, १, ५,  
 १, ३; सं...पद्येय त. २, ३, १, १, १.  
 संपाद्यति ऐ. २, ५; श. १, ९, १,  
 १, २; ३, ९, ४, १, ९; ५, ३, १, १, २;  
 ७, १, १, ३, ५; १, ३, २, ७, ५; ८; ९;  
 १, ४, १, ३, २, ८; तां. ८, ७, २;  
 संपाद्यन्ति शांआ. २, १, ०; ८, २;  
 श. ३, ३, ३, ४: संपाद्यन्ति श. ३,  
 ३, ३, ४: ७, १, २, १, ९; ९, २, ३,  
 ४, ८; जै. १, २, ५; संपाद्यय जै. ६;  
 संपाद्ययाञ्चकतु: ऐ. ७, १, ५;  
 संपाद्ययाञ्चकतु: श. २, २, ४, १, ६;  
 ४, ३, ४; ५, १, १, ३; का. १, ३,  
 २, ४; समपाद्यय जैड १, १, ८, १,  
 १०; समपाद्ययताम् जै. १, ०, ५;  
 समपाद्यन् ऐ. २, २, ५; जै. १, ५:  
 ३, ४; ३, ७; १, ३, ९; जैड. १, १, ६, २,  
 ८: संपाद्येय शां. २, ७, १; २, ३:  
 श. १, १, २, २.  
 संपृद्ध-पव् ऐआ. १, १, २; शां.  
 १, ८, २; २, ५, ७; शांआ. ९, २; श.  
 १, २, ३, ७; ८; ५, २, १, ६; १, ७, ७,  
 २, ८; ३, १, ३, २, १; ४, ४, २, १, ९,

२, १५; ४, ३, १, ५; ५, २, १, २;  
 ४; दि. २, २, ३०; ७, १, २७; ८, १.  
 १५; ७, १, २, १६; ३, १, ४७; ९.  
 १, १, ४२; २, ३, ४७; १०. २, ३,  
 १५; ११, १, २, ३-९; १३; ६, २८;  
 १४, ७, १, ३१; ९, २, ४; १४; का.  
 १, ४, ३, १६; २, २, १, २, १; २२;  
 तै. ३, ११, ७, २; जै. ३, ५, ८,  
 २; ४, ६, ३, ९; जै. १, ५२८;  
 -पदः शां. १०, १; श. ३, ६, १,  
 ३; ४, २, ५, २२; ५, ३, १, १०;  
 १०, २, ३, ७; १५; १४, ६, १, ८;  
 -पदम् शां. १०, १; २३, ४; शां. आ.  
 ९, २; श. १०, ४, ३, २१; ११,  
 २, ६, १२; १४, ९, २, ४; तै. आ. ३,  
 ११, २; जै. १२८; गो १, १, ३८;  
 -पदा ऐ. २, ३७; ऐ. आ. १, ३, ८;  
 ५, २, ५; श. ६, ३, १, २५; १२,  
 २, २, ६; जै. आ. १, ५५; -पदि  
 शां. ११, ५; १४, ३; -पदे शां.  
 १७, १; २; शां. आ. ९, ८; श. ३,  
 १, ४, २; १४, ९, ३, ४; -पदि: श.  
 ११, ५, ६, ४-८.  
 संपत्-काम- -मः सं. २, ६, १५.  
 संपद्-व(त्→)ती- -स्यः शां. आ.  
 १, ४.  
 संपद्-आपद्-गृहीत- -म् जै. ३,  
 ३, ४, २१.  
 संपत्ति- -स्यै ऐ. २, १७; ४, २०;  
 ३०.  
 संपृथ ऐ. ३, ४१; ४, १८; श.  
 १२, ४, ३, ४; जै. ११४.  
 संप्रथमा(न→)ना- -ना ऐ. आ.  
 २, ३, ६.  
 संपन्न, ज्ञा- -ज्ञः ऐ. आ. २, ३, २;  
 श. १०, २, ३, १६; ५, ४, १५; तां.  
 २, ११, २; १६, २; १९, २, ३; जै.  
 १२९; -जम् ऐ. आ. २, २, ४; ३,  
 ५-८; ५, ३, २; शां. ११, ६; २३,  
 १; २७, १; ३; ३; शां. आ. २,

१०; श. १०, २, ६, १५; ४, ४, ४;  
 ११, ४, ४, ८; १२; -जस्य ऐ. आ.  
 २, २, ४; ३, ६; ८; -ज्ञा शां. २७,  
 २; तै. ३, १०, ९, २; -न्नाः शां  
 १८, ३; २२, ७; ८; श. ७, ३, १,  
 ३९; तां. २३, २६, २; -न्नाम्  
 श. १०, ४, ४, ४; -न्ने शां ११,  
 ६.  
 संपन्न-तम- -मः ऐ. आ. २, ३, २;  
 ३; श. १४, ७, १, ३२.  
 संपादम् (णमुल्) तै. ३, ८, ६, ५.  
 संपादयत्- -यन्तः ऐ. २, २५.  
 संपाद्य शां. ३, ३; १४, २; तां.  
 १५, ७, ५.  
 संपिपादयिष्यत्- -ष्यन् जै. ८६.  
 संपरायु(-रा/इ)- -थे तै. ३, १२,  
 ९, ७.  
 संपरेत- -तः ऐ. आ. ३, २, ४;  
 शां. आ. ८, ७.  
 संपरीवृ(त→)ता- -ताम् तै. आ. १,  
 २७, ३.  
 संपरि/श्रि, संपरिश्रियेते ऐ. १,  
 २९.  
 संपरिश्रित- -तयोः, -ते ऐ. १,  
 २९.  
 संपरि-ष्वक्त(स्वञ्)- -क्तः श.  
 १४, ७, १, २१; -क्तौ श. १४, ४,  
 २, ४.  
 सं/१पा, संप्रियते तै. आ. ६, ५,  
 ३; संप्रियन्ते श. ३, ६, २, २६;  
 संप्रिवस्त्र ऐ. ३, ३०.  
 संपा- -पा श. ३, ६, २, २६; तै.  
 ३, १०, १, २; वा. १, ५२८.  
 संप्रियत्- -वन्तः तै. २, ८, ८, २.  
 सं/पिप्, सम्पिपिपे तै. २, ५,  
 ४, ४; संपिष्यात् श. १, ६, ३,  
 ३३; ३४.  
 संपेष्टम् श. २, ३, ३, १.  
 सं/पीड्, समपी(ड)ळयत् जै.  
 १६०.

सं-पुष्पित- -तस्य तै. आ. १०, ९, १.  
 सं/ पू संपावयति श. १, ७, १.  
 १३; १६; संपावयन्ति श. १, ७,  
 १, १३; १६.  
 सं/पृच्, संपृच्छते शां. ७, ४;  
 संपृग्नाते तै. ३, २, ५, ३; ८, ९;  
 संपृच्नाते श. ३, ७, ४, ११; संपि-  
 पृथिव्ये तै. २, ७, ७, ३; ४; ५;  
 संपृच्नाथाम् श. ३, ७, ४, ११;  
 सम्पृच्छन् श. ५, १, २, १८  
 सम्पृच्छन् श. १२, ७, ३, २२;  
 तै. १, ३, ३, ६; २, ६, १, ५; संपृ-  
 च्चीत शां. २, ३, ५; संपृच्चीयताम्  
 श. ३, ७, ४, ११.  
 संपृच्यन्ते श. १, २, २, २; सम्पृ-  
 च्यन्ताम् श. १, २, २, २;  
 का. २, २, १, २; संपृच्यस्व श.  
 ३, २, ४, ९; सम्पृच्यस्व तै. ३,  
 २, ८, ८; संपृच्यध्वम् तै. ३, २,  
 ३, १०; सम्पृच्यध्वम् तै. ३,  
 २, ८, २.  
 संपृक्त- -क्तौ तै. ३, १, २, १०.  
 संपृच्- -पृचः श. १२, ७, ३, २२;  
 तै. १, ३, ३, ६; २, ६, १, ५; ३, २,  
 २, ६; -पृचौ श. ५, १, २, १८.  
 संपृचानु- -नौ श. ३, ७, ४, ११;  
 संपृष्ट(प्रच्छ)- -म् जै. ३०३.  
 सं/पृ, संपारय श. १२, ३, ४, ३-५;  
 तां. १, ३, ८; ५, १२; १५; गो १, ५,  
 १२; १३; १४.  
 संपारण- -णः तै. आ. ६, १०, १;  
 -णाः श. ४, २, ५, १०; -णाय  
 तां. १३, १०, १४.  
 संपारि(न्→)णी- -ण्यः ऐ. ६,  
 ६; -ण्यौ ऐ. ४, १३.  
 संपारयितुम् तां. १३, १०, १४.  
 सं/पू, संपूरयति तै. ३, ११, १०,  
 ३.  
 संपूर्यते श. १४, ९, १, २.  
 संपूर्ण, णां- -र्णः प. ४, ६; -र्णम्

† 'सम्पदायर्पद्गृहीतम्' इति मुपा. ? ।

सं. ३; -र्णा सं. १<sup>१</sup>.  
 सं-प्र/प्रह्, संप्रगृह्णाति श. १, ८, ३,  
 २३<sup>१</sup>; २४<sup>१</sup>; २५; ९, २, १९<sup>१</sup>; २०;  
 ४, ३, ५, २१; २४; संप्रगृह्णाति  
 श. १, ८, ३, २७; ४, ३, ५, २३; २४;  
 ११, २, १, ५; ६, १०.  
 संप्र-गृह्य श. २, ५, २, ४४; का.  
 १, ५, १, ३७; ६, १, ३०.  
 सं-प्र-गीर्य(√१गृ) ऐ. ६, १३.  
 सं-प्र/च्यु, संप्रच्यवध्वम्, सुम्...  
 प्रच्यवध्वम् श. ८, ६, ३, २२.  
 सं-प्र-च्छन्न(√छद्)- -न्नः शांआ.  
 ४, १५.  
 सं-प्र/जन्, संप्रजायते ऐआ. १,  
 २, ४.  
 सं-प्रति ऐ. ५, ३; ३१; ऐआ. ३, २, २;  
 शां. ९, ५; ६; १२, १; २७, १; शांआ.  
 ८, २; श. १, १, १, २१; ६, ३, ३२<sup>१</sup>;  
 ३४<sup>१</sup>; ३७<sup>१</sup>; ३, ७, १, १६<sup>१</sup>; ४, ४,  
 १, १२<sup>१</sup>; ६, ३, १, १४; ७, ४, ११;  
 ७, ३, १, २२; ४, १, ४३; ८, १, ४,  
 २<sup>१</sup>; ६, ३, १, १९; ९, ४, ४, ११; ५, १,  
 ४९; १०, ६, १, २; ३<sup>१</sup>; १३, २, ५,  
 २; का. २, १, १, १४; तै. २, १, २,  
 १२; ३, २, १०, ३; तैआ. १, ८, १;  
 ४; ५; ११, ५; तां. ८, ७, ५; ९, ३,  
 ७; जैउ. १, १, ५, ५; १४, ४, ३;  
 ३, ६, ३, २; ७; गो. १, ५, २, ५; २,  
 १, ११<sup>१</sup>.  
 संप्रति-विद्(√१विद्)- -वित्  
 ऐआ. २, ३, १; ४; ६; -विदः शांआ.  
 ३, ४.  
 सं-प्र/दा, संप्रददौ गो. १, २, ६.  
 सं-प्र-त्त- -म् का. १, ५, ३, ७.  
 सं-प्र-त्ति- -त्तिः श. १, ४, ४, ३, २५.  
 सं-प्र-दान- -म् शांआ. ४, १५.  
 सं-प्र-दायम्(णमुल्) श. १, ५, २,  
 ७<sup>१</sup>; का. १, ६, ४, ९; तां १२, १३,  
 २५; जै. ७७.  
 सं-प्र/धा, संप्रदधात् शांआ. ४,

१५.  
 सं-प्र/पद्, संप्रपद्यन्ते ऐ. ५, २२<sup>१</sup>;  
 २३; श. ३, ६, ३, ४; ४, ३, ५, ९;  
 ६, ९, ८; १०; १५; संप्रापद्यन्ते ऐ.  
 २, ३६.  
 सं-प्र/वृध्, संप्रबोधयति श. २, २,  
 ३, २१; संप्रबोधयन्ति श. ३, ९,  
 ३, १.  
 सं-प्र/वृ, संप्रववावहै जै. ११५; संप्र-  
 ववामहै जै. ९५; १२४; जैउ. ४,  
 ८, १, ३.  
 सं-प्र/मुच्(→ञ्च्), संप्रमुञ्चन्ति  
 शां. १३, ६.  
 संप्रमुच्यन्ते शां. ५, ३; १८, ७;  
 २३, ४; गो. २, १, २१; ४, ६; संप्र-  
 मुच्येमहि शां. ५, ३; संप्रामुच्यत  
 शां. २३, ४.  
 संप्र-मुच्य श. १४, ७, १, ४१.  
 सं-प्र/यज्, संप्रयजन्ते शां. ४, ९.  
 सं-प्र/यम्, संप्रयच्छति ऐ. २, ७;  
 ४१; ६, २७; २८; २९; ऐआ. २,  
 १; ७; ३, ७<sup>१</sup>; शां. १०, ४; शांआ.  
 ४, १५; श. १, ५, २, १०; १२;  
 गो २, १, ४; ६, ८<sup>१</sup>; संप्रयच्छामि  
 गो. २, ६, ५; संप्रयच्छन्ते, संप्रय-  
 च्छन्ते श. ५, ४, ४, १९; संप्रय-  
 च्छन्ति श. १, ५, २, १३; संप्रा-  
 यच्छत् ऐ. ५, ३२; संप्रायच्छताम्  
 जै. १०१.  
 सं-प्र-यच्छत्- -च्छत् गो. १, २, ६;  
 -च्छन् सं. ३.  
 सं-प्र/लिप्(→म्प्), संप्रलिम्पन्ति  
 जै. २०५.  
 सं-प्र/वच्, संप्रोचते शां ७, ४; जै.  
 १२४.  
 सं-प्र/वद्, संप्रवदन्ति सं. २, २, १२.  
 सं-प्र-वदितोस(ः) तां. २१, ३, ५.  
 सं-प्र-वाद- -द् ऐआ. ५, १, ५.  
 सं-प्र/वे, संप्रवयेत् शां. २४, १<sup>१</sup>.  
 सं-प्र-वन- -शनः सं. ३.

सं-प्रसाद- -दे श. १४, ७, १,  
 ४०.  
 सं-प्र/स्र, संप्रसारयन्ति सं. ३;  
 संप्रसारयाव श. १३, २, ८, ५.  
 सं-प्र/स्र्प्, संप्रस्र्पन्ति शां. २७, ४.  
 सं-प्र-स्र्प्य शां. २७, ४; श. ४,  
 २, ४, ९.  
 सं-प्र/स्था, संप्रतिष्ठन्ते शां. ४, ९.  
 सं-प्र/स्र्, संप्रस्रावयति? तै. ३, ३,  
 ९, ७.  
 सं-प्र/आप्, संप्रामोति, संप्राम्नुवन्  
 श. ९, २, ३, १३; २३; २९.  
 संप्रामिपन् श. २, २, २, ७.  
 सं-प्रिय- -यः तै. १, १, ७, १<sup>१</sup>; ३;  
 ८, ४; २, १, १७; -यम् तै. १, १,  
 ८, ४; तैआ. ४, १७, १; -याः तै.  
 १, २, १, १७; -यौ श. १२, ४,  
 ३, ४.  
 सं-प्रैष्(प्र/१इष्), संप्रैष्यति ऐ. ६,  
 २; शां. १०, २; श. १, ४, १,  
 ३९; ३, ३, २, ३; ९, ३, १६; ४, २,  
 १, २९<sup>१</sup>; ४, २, १७<sup>१</sup>; ९, ३, ३, १;  
 १३, ४, ३, २; ३; ६-१४; ४, २.  
 संप्रैषित- -तः ऐआ. ५, ३, ३;  
 शां. ९, ४; श. १३, ४, ३, २;  
 का. १, ५, १, १७; -तम् का. २, ५,  
 २, १.  
 संप्रैष्य श. १३, ४, ३, ४; ८, २, ५.  
 संप्रैष- -यः श. १, २, ५, २१;  
 ३, ९, ३, १६; ४, २, १, २९; का.  
 २, २, ३, १९.  
 सं-प्रोक्ष(प्र/उक्ष), संप्रोक्षति गो. १,  
 १, १४<sup>१</sup>.  
 संप्रोक्ष्य गो. १, २, ७.  
 सं-प्रोत्(प्र/वे)- -म् जैउ. ३, १, ४,  
 १३; ५, १.  
 सं-प्रोर्णु(प्र/ऊर्णु), संप्रोर्णुवन्ति श.  
 १३, ५, २, २; संप्रोर्णुष्व तैआ. ६,  
 १, ४; संप्रोर्णुर्वाथाम् तै. ३, ९,  
 ६, ३.

सं/प्लु,संप्लवेत् गां. २,२,५.  
 संप्लावयति जैट. १, १२, २, १;  
 सुमप्लावयन् श. १, ५, २, १८.  
 सं-प्लाव(√प्ला)श. १४, ८, १५, १२.  
 सं-वद् तां. ४, १०, ४; ५, ९,  
 १३.=सं-वद् गद्.  
 सं-वद्वा(-द्वाअ-)-न्त-न्ते,-न्तौऽइव  
 श. ३, २, १, २.  
 सं-वन्धन-म् श. ३, ७, १, १२.  
 सं-व्राह्महत(म→)मा(√वह्)-माः  
 ऐआ. १, ४, १.  
 सं/वाध्,संवाधेयाम्, संवाधिष्ठाम्  
 तैआ. ६, ७, २.  
 सं-वाध-म् सा. २, १, ९  
 सं/वृह्,संवहर्ह श. १४, ९, २, १३;  
 संवृहत् जै. १५१;सुमवृहत् श. १,  
 ७, ३, ४;संवृहेत् श. १४, ९, २, १३.  
 सं/वृ,संव्रवावहै ऐआ. ४, १, १.  
 संभव-प्रभृ. सं/भू द्र.  
 संभर-प्रभृ. सं/भृ द्र.  
 सं/भाप्,संभापेत सा. १, २, ५.  
 सं-भापमाण-गः शांआ. ४, ४.  
 सं-भात्(√भा)-मान् तै. ३, १०,  
 १, १.  
 सं-भि(ञ→)च्चा(√भिद्)-न्नासु  
 ऐआ. ५, ३, ३.  
 सं-भेद्-दाव ऐ. ७, १२.  
 सं/भुज्,संभुज्जाते, संभुज्जते श.  
 १, ७, २, १६.  
 सं-भोग्-म् श. १, ७, २, १६.  
 सं-भोगिन्-गिनी ऐ. ८, २.  
 सं/भू,संभवति ऐ. १, २२; २, ३८;  
 ३, २; ६, ३१; ८, १९; ऐआ. १,  
 ३, ८; २, १, ३; ८; शां. १, १; २, ८;  
 २७, ३; श. १, ३, १, २५; ६, ३,  
 ४१; ४, २०; ७, १, १८; २, २, ४, ८;  
 ३, १, १०; १६; ६, ३, ७; ३, ७, ४,  
 ४; ४, २, ५, ६; ५, १, ९; ६, १, १;  
 ७, ३, १, २८; ८, ७, ३, ३; १०, ५, २,  
 १२; ११, १, ८, ६; ४, १, १५; १२.  
 ५, २, ५; १३; ८, ३, ३१; १४, ४, २,

६; ८, १५, १२; ९, १, १२-१७; का-  
 १, २, ४, ७; ३, १, ५, ९; ६, ३, ५;  
 तै. १, ३, ३, ४; संभवति श. १,  
 ६, ४, २०; ३, ७, ४, ४; ७, १, १,  
 २१; ८, ७, २, १३; ३, ५; ९, १, २,  
 २९; १०, १, २, ४; ११, २, १, १;  
 ४, १, ७; तै. ३, २, ७, २; तां.  
 २१, ४, ३; २२, ९, ४; जै. १०८;  
 जैट. १, १५, १, ६; ३, १, ३, ३-५;  
 २, ५, ५; ३, ४, ७; ६, ६, ५; ६; ७,  
 २, १०; ४, ६, ३, ९; ५. २, ८; गो.  
 १, १, २९; ३, ७; ९; २, २, १६;  
 ६, ९; १५; सम्भवति जैट.  
 २, २, २, ५; संभवतः श. ४, २,  
 १, २८; तां. २०, १५, ५; जैट. १,  
 १७, २, ३-५; सम्भवतः तै.  
 ३, ९, १, ४; संभवन्ति ऐ. ३, १०;  
 श. २, ५, १, ६; १५; २, ९; का. १,  
 ४, ३, १३; ५, १, ७; संभवन्ति श.  
 २, ५, १, ५; ६; १५; २, ९; ६, २,  
 १, ३७; १०, ४, ३, १०; का. १.  
 ४, ३, ५; १३; ५, १, ७; तां. १५,  
 ५, १६; जै. १९; जैट. २, २, २,  
 ५; ५. २, ८; ५, ११; संभवति  
 शांआ. ४, ११; श. १४, ९, ४, ८;  
 सं. १, ५, १७; संवभूव शांआ.  
 १२, १; श. १३, ५, २, २३; ३, ७;  
 संवभूव श. १, ४, ५, १३; ६, ३,  
 ८; ७, ४, १; ८, १, ७; २, १, १, ५;  
 २, ४, १५; ३, २, १, २५; ५, १, ४,  
 ५; ४, ३, १९; १०, ६, ४, १; का. १,  
 १, १, ३; २, ४, ७; ११; तै. ३, १,  
 १, ५; १२, ३, १; तैआ. ७, ४, १;  
 दै. २, ७; गो. १, १, ९; ५, २४;  
 संवभूवतुः श. १०, ६, ४, १; संव-  
 भूवतुः तै. १, २, १, २; २३; संव-  
 भूवतुः श. १, २, ३, १; २, ५, १, ३;  
 का. १, २, ४, ४; ४, ३, ३; २, २, १,  
 १५; संवभूवतुः तै. २, ५, २, २; ७,  
 १५, ४; ३, १, २, ३; संवभूव तै. १,  
 २, १, २, २; सम्भवतुः तै. ३,

५, ७, २; सम्भवति जैट.  
 ३, ३, १, ७; संभवित्यामः तैआ.  
 १, ११, ३; संभवत् श. ४, ५, ५,  
 ३; १२, ५, २, ५; संभव श. ३, २,  
 २, २१; ४, ९; ६, ४, १३; १४; ८,  
 १, १३; तां. ७, ७, १९; जै. २५;  
 सम्भव श. ३, ८, १, १३;  
 संभवानि जैट. १, १७, १, ७; १८,  
 १, ७; संभवावहै जैट. १, १७,  
 २, ६; संभवाव ऐ. ३, २, ३; तै. ३,  
 ७, १, ९; जैट. १, १७, १, ६; १८,  
 १, ३; गो. २, ३, २०; संभवाम  
 जै. १०८; सुमभवत् ऐ. ३, ११;  
 २३; ५, २४; ८, १४; ऐआ. २,  
 ५, १; ६, १; शां. २३, ४; श. १,  
 ६, ३, ३-५; २, २, ४, १०; ३, १,  
 ३, ४; ४, २, १, ११; ५, १, ९; १०;  
 ५, १, ४, ५; ४, १, ९; ५, ४, ४-६;  
 १०; १८; २२; ६, १, २, १; ३; ४;  
 ६-९; ६, १, १५-१८; ३, १; ९, १,  
 १, ६; ९; १०, ६, ५, ४; ७; ११, १,  
 ६, २; १३, ३, १, १; ४, २, ३; ९;  
 १०; १४, १, २, ५; १३; ४, २, ५;  
 सम्भवत् श. १, ६, ३, ९; ४, २,  
 १, ११; ५, १, ९; ५, १, ४, ५; ३, ५,  
 ३; ४, १, ११; ९, १, १, १५; ५, १,  
 ४५; १३, ४, ४, ६; ७; तैआ. १,  
 २३, १; तां. ६, ४, १; ७, ६, १; ९;  
 १०; ८, १; जै. १०८; सा. १, १,  
 २; गो. १, १, ३; ४; २, ३, २०;  
 सम्भवत् श. १४, ४, २,  
 ७-९; तां. १२, ५, २३; सम्-  
 भवताम् ऐ. ३, २, ३; तां. १०, २,  
 ४; १२, १३, १; जैट. १, १८, १, १;  
 सुमभवत् शां. २, ७; श. ५, ५, ४,  
 १०; ६, १, २, २; ९, १, १, ६; १५;  
 सुमभवत् श. २, २, ४, ५; ३, ४,  
 १, १७; ४, ५, १, ८; १०, ४; ६, ५,  
 ४, १६; ९, १, १, ८; तै. १, १, ३,  
 ८; तैआ. १, २३, ७; जै. १०८;  
 संभवेत् ऐआ. ३, २, २; शांआ.



८, २; श. ७, ३, १, ४५; का. १, २, ४, ७; सा. १, ५, १५; संभवे-  
यम् जै. १, १७, १, ७; १८, १,  
७; सम्...मूयासम् जै. ३, ५,  
१, ३; ११; २, ५; ८, ३; १२; सुम-  
भूत् तां. ७, ८, २; तैआ. १, २, ३,  
३; ४; ८; जै. १०८; सुम्...अभूत्  
श. ५, १, ५, ११; १२; सुम्...  
अभूम श. १, ९, ३, १४.  
संभावयति ऐ. २, ४०<sup>८</sup>; जै. २,  
१, २, ९; संभावयन्ति ऐ. ३, ३२.  
सं-भव- -वः ऐआ. ५, ३, २; श.  
१४, ६, ९, ३४<sup>३</sup>; घ. २, २; -वस्य  
तैआ. १, ११, ७; -वाः ऐआ. २,  
३, २.  
सं-भवत् -वतः ऐ. ३, २<sup>३</sup>; ६, ३१;  
श. ७, १, १, २१; ८, ७, २, १३; ३,  
५; ९, १, २, २९; १०, १, २, ४; तां.  
२२, ९, ४; गो. २, ६, ९; -वतोः  
जै. १, १८, २, ६; ३, ७; -वन् ऐ.  
६, ३१; श. ५, १, ४, ५; तै. ३,  
१०, १, २; जै. १, १७, २, ७; गो.  
२, ६, ९; -वन्तः श. १०, ४, ३,  
१०.  
सं-भवितुम् तै. ३, ९, ८, १.  
सं-भविष्यत् -ष्यन् जै. १, १७,  
२, ६; १८, २, ४.  
सं-भू- -भूः जै. ३, ५, १, ३; ११;  
२, ५; ८, ३; १२.  
सं-भूत्, ता- -तः शांआ. ३, ६; श.  
५, ४, ३, १९; तै. ३, २, ३, ९; १०,  
१, २; ९, १५; तैआ. ३, १३, १; ८,  
१, १; १०, १, ३; गो. १, १, ३, ३;  
-तम् ऐआ. २, ५, १; तै. १, २,  
१, ४; ३, १०, १, १; जै. २, १, २,  
९; ३, ३, १, २; -ता श. ३, ३, ३,  
८; घ. ४, ७; गो. १, ३, १६; -ताः  
श. १, ४, ५, १३; २, ५, १, १५<sup>३</sup>;  
२, ९<sup>३</sup>; १४, १, २, १२; का. १, ४,  
३, १३<sup>३</sup>; ५, १, ७<sup>३</sup>; -ताम् श. २,

२, ४, १२.  
सं-भूति- -तिः जै. १, १५, १,  
२; ६; २, २, २, ५<sup>३</sup>; ३, ५, ८, १४;  
१७; ४, ६, २, ४; -तिम् श. ६,  
६, २, १०-१२; जै. ४, ६, २, ४;  
-त्याम् श. १४, ७, २, १३.  
सं-भूय ऐ. १, २२; २, ३; १४; ४०<sup>३</sup>;  
ऐआ. २, २, ४.

सं/भृ, संभरते शां. १०, ३; संभृ-  
रति ऐ. १, ८; ३, ३१; ३८; शां.  
३०, ४<sup>३</sup>; श. २, १, १, १; ३; ५, २,  
२, ४; ३, ४, १; १०, १, ५, १; १४,  
१, २, १; ९; का. १, १, १, १; संभृ-  
रति श. १, ७, १, १७; २, १, १, १;  
४; ५<sup>३</sup>; ६<sup>३</sup>; ७<sup>३</sup>; ८; ११; १२; ३, १,  
४, ४; २, २, ३; २९; ४, ३, १६; ८,  
१, २; ९, ४, १९; ५, २, २, १<sup>३</sup>; २;  
३, ४, १<sup>३</sup>; ३; ६-१४; १५<sup>३</sup>; १६-  
२१; २२<sup>३</sup>; ६, २, १, १३; २, २३;  
३०; ३, १, ६; ४३; ३, १७; ४, १,  
६<sup>३</sup>; ७; ४, ६-८; १०; ११<sup>३</sup>; १४;  
१५<sup>३</sup>; ५, १, ४; ८, २, ६; ७<sup>३</sup>; ९, १,  
१, २; ७; १२, ७, ३, ६; ८, २, १७;  
१४, १, २, १<sup>३</sup>; २<sup>३</sup>; १४; का. १, १,  
१, १<sup>३</sup>; २; ३<sup>३</sup>; ४-६; ८<sup>३</sup>; १०;  
तै. ३, २, २, ६; ७, १, ४; ९, ८,  
१; तैआ. ५, २, ४<sup>३</sup>; ५; ७; ८<sup>३</sup>; ११<sup>३</sup>;  
१२; जै. ३<sup>३</sup>; घ. १, ४; गो. २, ४,  
७<sup>३</sup>; संभरतः ऐ. १, १८; गो. २, २,  
६; संभरन्ति ऐ. ८, १६<sup>३</sup>; १७; श. ३,  
८, ३, २०; तै. ३, २, १, ५; संभरन्ति  
श. ५, २, २, ३; १३, २, ६, ८; तै. २,  
८, ७, २; ३, ९, ४, ४; तां. ४, १०, ७;  
११, १, ५; घ. ३, ८; १०; गो. १, ५,  
२५; २, ४, ७; सुम्...भरन्ति तै. ३,  
९, २, २; संभरामि तै. १, २, १,  
७; ८; ३, २, २, ६; ७, ४, ८; ९; संभ-  
रामः श. ६, २, १, ३९; संभरिष्यथ  
श. १, ६, ४, ११; संभरत् तै.  
३, ९, ८, १; संभरान् श. १,

७, १, ४; संभरस्व तैआ. ६, ४,  
२; संभरत ऐ. ८, १६<sup>३</sup>; श. ९,  
१, १, ७; जै. ९९; जै. १, ४,  
४, ३; संभराम ऐ. १, १८; श. १,  
६, ४, ५; ९, १, १, २; १०, १, ३, ३;  
तां. ४, १०, १; गो. २, २, ६; सुम-  
भरत ऐ. ५, ३२; श. ६, २, १, ८;  
सुमभरन् ऐ. १, ८; ३, ११<sup>३</sup>; ३३;  
४, १; ७, १३; ८, १२; शां १६, ३;  
श. १, ६, ४, ५; ६; ११; ३, १, ४,  
४; २, २, ३; १२; २९; ४, ३, १६; ५,  
१, १३; ६, १, २, २९; ५, १, ४; ९,  
१, १, २; ७; १०, १, ३, ३<sup>३</sup>; १२, ७,  
३, ६; ८, २, १७; ३, २; तै. २, २,  
२, ५; ३, ९, ८, १; सुमभरन् तै.  
१, २, १, ९; ३, ३, २, ३; तैआ.  
५, १, ६; तां. ४, १०, १; ८,  
९, ६; जै. ९९<sup>३</sup>; १३६<sup>३</sup>; जै. १,  
४, ४, ४-७; गो. २, ५, ६; संभ-  
रेत् श. २, १, १, १४<sup>३</sup>; ५, २, २, ३;  
६, २, १, १३; का. १, १, १, १०;  
तै. ३, ७, १, ३; तैआ. ५, २, ११;  
तां. ११, १, ५; सुम्...भरेत् श.  
२, १, १, १४<sup>३</sup>; का. १, १, १, १०<sup>३</sup>;  
संभ्रियासम् श. १, ४, ५, १.  
संभ्रियते ऐ. १, ८.  
सं-भरु- -रः तै. ३, १०, १, ४.  
सं-भरण- -णः श. ८, ४, १, १७<sup>३</sup>;  
-णम् घ. ४, ६.  
सं-भरणी(य→)या- -या शां.  
१९, १.  
सं-भरत् -रत् श. २, १, १, १; ५,  
२, २, ३; का. १, १, १, १; तै. १, २,  
१, ४; ६; -रन्तः तै. १, २, १, २; ५.  
सं-भरिष्यत् -ष्यन्, -ष्यन्तः  
श. ६, ४, ४, १.  
सं-भारु- -रः श. २, १, १, ३; का.  
१, १, १, २; तै. १, १, ३, ४<sup>३</sup>; ५; ७;  
९; १०; ११<sup>३</sup>; १२<sup>३</sup>; -रम् श. २,  
१, १, १४<sup>३</sup>; -राः ऐ. ८, ५; श. ३,

५,२,१४; तै. १,३,१,५; २,२,  
२,६; तैआ. ५,२,११; -राणाम्  
श. २,१,१,१; १४, १,२,१; का.  
१,१,१,१; प. ५, १; गो. १,२,  
१८; -रान् ऐ. ८, १७; श. २,  
१,१,१२; १४; ३,५,२,१४; १४,  
१,२,१; १४; का. १,१,१,१; ८;  
प. ५, १०; -रेषु का. १, १, १,  
१०; -रैः श. २,१,१, १४; ४,  
२९; का. १,१,१,१०; ४,२६; तै.  
२,३,१०,३; ४; प. ५, १०.  
संभारत्व-म् श. २,१, १, १;  
१४, १,२,१; का. १,१,१,१.  
सं-भार्य(र्ष्य)र्था-र्थाः तैआ. १,  
२४,३; तां. ११, १,५; १६, ५,  
११; १८, ८,८; ९; १०, २; ४.  
सं-भूत,ता-तः श. ३,१, ४,४;  
२,२,३; १२: २९; ४,३,१६; ५, ४,  
१,१७; २,४; ३,२; ५,१; ५,३, १;  
६; ८, १, १७; १२, ८, १, ४; तै.  
१,२,१,९; ४, ८, ५; ५, ८, ३, २,  
६, ३, १; तैआ. ५, ११, १; गो. २,  
३, ७; -तस्य श. २, १, २, ५; ५, १,  
४५; तै. १, ४, ८, ४; तैआ. ३,  
१२, ४; -तस्य श. ५, २, २, ४;  
-ता तै. ३, २, ३, २; प. १, ४; -ताः  
ऐ. ३, ३; तै. १, २, १, ७; -तान्  
श. १४, १, २, १४; -तानि तै. २, ४,  
७, १०; -ताम् तै. २, ५, ६, ५; -तैः  
श. २, १, १, १४; का. १, १, १, १०.  
संभृत-तम-मेन तैआ. ३, २, १.  
संभृत-संभार-रः तै. १, ३, १, ४.  
संभृता(तऽअ)-ङ्गा(←ङ्ग)-ङ्गा  
त. ३, ७, ६, ९.  
सं-भृत्य ऐ. १, १८; ८, १७; श. १,  
६, ४, ६; १५; १७; ९, २, २८; २,  
४, ४, २०; ३, १, ४, ६; ७; ९; २, २,  
७; ५, १, १३; १५; ६, ३, १; ८, १,  
५; ४, ४, १३; ५, ३, १, १०;  
६, २, १, ८; १०, १, ३, ३; १४, ९,

३, १; का. १, ३, ४, १२; तै. १,  
२, ६, १; २, २, २, ६; ३, ९, २२,  
२; तां. ४, ८, १०; ७, ७, १८;  
जै. २५; २९; १८३; गो. २, २, ६.  
सं-भृत्य-त्याः तै. १, ३, १, ५.  
सं-भ्रियमाण-णः श. १२, ६, १,  
२२; तैआ. ५, ११, १.  
सं-भेद-सं-भिन्न-द्र.  
सं-भोग-सं/भुज् द्र.  
सं/मद्,सम्...मदेम श. ३, १, १,  
१२; तै. १, २, १, ५.  
सम्...मादयन्ते ऐ. ६, ११; सम्-  
मादयम् ऐ. ३, ४८.  
सं-मनस्-नसः श. ४, २, ४, २३;  
गो. १, २, १.  
सं/मह, संमहेम ऐ. ६, १२; सं. २,  
४, २; गो. २, २, २२.  
सं/मा, संमिमीते तां. ७, १, १;  
संमिमते तां. ४, ५, १०.  
संमीयते श. १३, ३, ३, ८.  
सं-मा-मा ऐ. ३, १; तैआ. ४,  
५, ६; तां. ९, १, २३; २५.  
सं-माय श. ३, ६, १, ६; ७, १, ३.  
सं-मित,ता-तः तै. १, २, १, ७;  
गो. १, २, १५; -तम् ऐ. ३, २३;  
ऐआ. ५, १, ३; तै. ३, २, ७, ५; ३,  
६, ६; १२, ५, ११; तैआ. ५, ३,  
४; १०, २६, १; जैआ. २, ५, ९;  
१०; गो. २, ३, २०; -ताः ऐआ. १,  
२, ४; तै. १, १, ९, ४; २, १, ८;  
-ताम् तै. ३, २, ९, ११; -तेन  
तां. २५, १०, १६.  
सं-मानृ-ता तै. २, ५, २, २.  
सं/मि, संमिन्वन्ति शां. १०, २;  
श. ३, ७, २, ३; ४, ६, ७, ८; ५, १, ५,  
६; संमिनुत जै. १५१.  
सं-मयन-म् श. ३, ७, २, ३.  
सं-मिडल(←ध्र)-इलः तै. १, ५, ८, २  
सं/मिह, संमिमिधुः शां. १२, ९;  
तै. २, ८, ५, ७.

सं/मील, संमीलते जै. २, ८; संमी-  
लेत् तां ७, ७, १५.  
सं-मील्य शां २७, ६.  
सं-मील्य-त्येन सा. ३, ६, १२.  
सं-मुख,खा-खाः ऐ. ८, २५; २७; श.  
३, ९, ३, ३; -खान् तै. ३, ३, ८, ४;  
तां. ६, ६, ३; -खाम्, -खेषु, श.  
३, ९, ३, ३.  
सं/मुह, सम्...मोहिष्यथ गो. १, ३,  
२०.  
सं-मोह-म् शांआ. ५, ३, ६, १३;  
-म्इव श. १४, ७, २, १.  
सं/मूज, संमार्ष्टि श. १, ३, १,  
१; ३; ७; का. २, २, ४, १; ५;  
संमार्ष्टि श. १, ३, १, १; ६; ९; ४,  
४, १४; १५; ८, २, ५; ६; २, ५,  
३, ६; ११; ६, १, १२; ३, ५, २, १;  
६, ३, ४; का. १, ५, २, ५; १०;  
६, १, ९; २, २, ४, १; ५; ६; तै.  
१, ३, ५, ४; ३, ३, १, १; ५; ७, ४;  
९, १०; गो. २, १, १; ४; संमृ-  
जन्ति श. १, ५, १, ३; संमृजन्ति  
श. १, ८, २, ५; २, ५, २, ३०; का.  
१, ५, १, २६; संमार्जिम श. १, ३,  
१, ६; ४, ४, १५; ८, ३, ६; का. २,  
२, ४, ५; तै. ३, ७, ६, १५; १८;  
संमृज्जुः श. १४, १, १, ११; संमृ-  
जन्तु तां. १, २, ७; संमृडिड श.  
१, २, ५, २१; ४, ४, १३; २, ५, २,  
१९; ४१; ६, १, ४४; का. १, ५, १;  
१७; ६, १, २९; २, २, ३, १९; तै.  
३, २, ९, १४; ३, ७, ३; ८, ११;  
संमृज्यात् श. १, ३, १, १०; का.  
२, २, ४, ७; तै. ३, ३, १, २; ३.  
संमृज्यात् तै. ३, ३, २, ५; सम्-  
मार्जिपुः श. १, ३, १, ११; का.  
२, २, ४, ८.  
सं-मार्जन-नानि श. १, ३, १,  
११; तै. ३, ३, १, २; ५.  
सं-मार्जेन(णमुल्) जै. २०७.

सं-मृज्यऽसंमृज्य श. १, ३, १, ८;  
का. २, २, ४, ५.  
सं-मृज्यमान- नः तां. ६, ७, १८  
सं-मृष्ट- -ष्टे श. २, ५, २, ३०.  
सं-म्राज्- -म्राट् श. १४, १, १, ११.  
सं/मृश, संमृशति श. ३, ८, ३,  
३६; संमृशति श. १, ५, १, २१;  
२, ६, १, १७; ३, ८, ३, ३६; १२,  
७, ३, २२; तै. २, १, ३, ६; ५, १०;  
८, २; संमृशेते श. ३, ५, ४, १७;  
संमृशेते श. ३, ५, ४, १६; संमृ-  
शन्ति शां. ६, १४; १८, ८; संमृ-  
शन्ताम् तैआ. ६, १०, २; संमृ-  
शेत् श. ३, ८, ३, ३६.  
सं-मर्शन- -नस्य श. ३, ८, ३,  
३६.  
सं-मर्शिन- -र्शिनः तैआ. ७, ११,  
४.  
सं-मृश्य का. १, ५, १, १५; ६, १,  
१२.  
सं-मेघ- -वे तां. ५, ९, ९.  
सम्यञ्च- (सं/अञ्च)- -मीचः श. ३,  
५, ४, ७; १४; ८, ३, २७; तैआ. ५,  
४, ७; जैउ. ३, ५, ८, २; -मीची श.  
६, ४, १, ११; ७, २, ३; १३, २, ६,  
४-६; ६, ९; १०, २; तै. १, ७, ३, ८;  
७, ४; ८, ३, २, ६, ३; ३, ७, १, ७;  
९, ४, ६; ७, २; ३; तां. १६, ३, ६;  
-म्यक्, ग् श. ३, ८, ३, २७; ७, ५,  
२, ११; तां. १३, ७, २; १५, १०,  
६; जैउ. १, १२, २, ८; घ. ३,  
३-५; गो. २, २, ५; -म्यङ् ऐ.  
२, ३८; श. ८, २, ३, २; ५; जैउ.  
३, ५, ८, २; -म्यञ्चः ऐ. १, ८; २,  
३८; ४, २५; ७, १८; जैउ. १, १२,  
२, ८; -म्यञ्चम् शां. २१, ४;  
श. ८, २, ३, २; -म्यञ्चि श. ८, ७,  
१, २०; १४, ८, १४, ३; -म्यञ्चौ  
श. ४, ३, २, ४; ७, ४, १, १८; ८,  
८, २०, ५.

समीची- -ची तै. २, ४, ८, ५; ६;  
तैआ. ४, ४२, ५; -चीः श. ७, ३,  
१, २४; ८, २, १, ८; ३, २, ५; ३,  
१, ११; ४, २, १०; तै. १, २, १,  
१९; तां. १२, १०, १०; जैउ. १,  
११, २, ६; -चीम् श. ८, २, ३,  
५; -च्यः श. ७, ३, १, २४;  
८, २, १, ८; ३, १, ११; -च्या तै.  
१, ४, ८, ६; -च्यौ श. ३, ८, २,  
२८; तां. १२, ८, ८; १५,  
११, ७.  
संमीचीन-प्राचीन- -ने आ. जैआ.  
१, २४८.

सम/राज्, सम्राजति गो. १, ५, १३.

सम्राज्- -म्राजः शां. ८, ९; २२, ९;  
-म्राजम् ऐ. ८, ७; १२; ऐआ. ५, २,  
५; श. ४, २, ४, २४; तां. ४, ६,  
२१; -म्राजस्यां गो. १, ५,  
१३; -म्राजा तै. २, ४, ५, ४;  
-म्राट् श. २, ४, १, ८; ११, ३,  
१, २; ६, २, २; ३; ५; १४, ६, १०,  
१, २; ३; ५; ६; ८; ९; ११; १२;  
१४; १५; १७; १८; ११, १, ७, १,  
२-६; ३१; ३९; २, १०; ८, १५,  
११; का. १, ४, २, ४; तैआ. ४,  
६, २; ३; ५, ५, ३; जै. ६; -म्राट्  
ऐ. ८, १४; श. ३, ३, ४, ४; ५,  
१, १, १३; १४; २, २, ६; १५; ७,  
५, १, ३१; ८, ३, १, १४; ६, १, ७;  
९, ३, ४, ८; ९; ११, ४, ३, १०;  
१४, १, १, ११; ३, १२; तै. १, १,  
७, ३; ४, ४, ९; २, ४, १, ९; ५, ७,  
३; ६, ५, ४; ७, ७, २; ८, ३, ६; ३,  
७, ९, ७; तैआ. ५, ११, १, २; १०,  
२२, १; तां. १, ४, २; गो. १, ५,  
८; १३. सं-म्राज्- सं/मृज् द.  
सम्राट्, ट्-सम्राज्  
सम्राट्-काम- -माय श. १४, ६,  
१०, ३.  
सम्राट्-स्व- -स्व तैआ. ५, १, ६; गो.

१, ५, १३.  
सम्राट्-पति- -तिः श. ११, ४, ३,  
१०; तै. २, ५, ७, ३.  
सम्राट्-ध्वस- (स)व- -वः तै.  
२, ७, ६, १.  
सम्राडा- (ड्)आ-सन्दी- -म् श.  
१४, १, ३, ८; ३, १, २, १.  
सम्राड्-दुघा- -घा श. ११, ८,  
४, ६; -घाम् श. ११, ८, ४,  
१; ४.  
सम्राड्-वत् (मनुप्)- -व शां. २२,  
६; ९.  
सम्राड्-वती- -तीषु तां. ४, ६,  
२४.  
सम्राजन्- -म्राजः तैआ. ५, १, ६;  
-म्राजे तै. ३, १०, ७, १.  
सम्राज्ञी- -ज्ञी तै. ३, १०, ६, १;  
११, ३, १; मं. १, २, २०.  
सय-यत्- -म् सा. ३, ६, १३.  
सय-स्वा- -स्वाय तै. १, २, ३, २;  
३, २, ५, ७; ८, ११, २; गो.  
२, २, ८.  
सयुग्वन्- -वभिः तै. २, ७, १२, ५.  
सयावरी- -रि तैआ. ६,  
१, २.  
सयुज्- -युक् ऐ. ३, ४, ५; ८, ६; श.  
८, २, २, ७; ८; ९; -युग्भिः तै.  
२, ६, ७, २; ३, १०, ११, २; -युजः  
श. ३, ५, ४, १७; १२, ३, १, २-५;  
-युजा श. ६, ३, २, ८; तै. २,  
५, २, ३; ६, १७, ५; १८, ३; -युजी  
तां. ११, ११, ८; १५, ६, ३; -युजौ  
श. १, ४, ४, ७; ७, २, १६; २, ५,  
४, ८; ३, ४, ४, ९; ४, ६, ७, ७; ८;  
का. १, ५, ३, ८; गो. २, ३, १३;  
१४; १५.  
सयुक्त्व- -क्त्वाय श. १३, १,  
७, ४.  
सयुग्वन्- -व्वा ऐ. ८, ६; दै.  
२, ७.

स-युजोपस्- -पसः तैआ. १, २७, २.  
 सु-यूथ्य- -थ्यः ऐ. २, ६; श. ३, २,  
 ४, २०; ७, ४, ५; तै. ३, ६, ६, १;  
 मं. २, २, ९.  
 सु-योनि- -नि ऐआ. २, १, ८; -निः  
 ऐआ. २, १, ८; तां. १८, ६, ९;  
 जै. ११८; जैआ. १, ९०; -निम्  
 गो. २, ४, ७; -नी श. ५, ३,  
 १, ८.  
 सयोनि-त्ता- -तायै ऐ. ८, २.  
 सयोनि-त्व- -त्वाय ऐ. ४, १०; तै.  
 १, ७, ६, ४; १०, २; ३, २, २, १;  
 ३, ४; तैआ. ५, ३, ५; तां. २१,  
 १, १०; गो. २, २, १०.  
 सर्(√सृ)- -म् तै. ३, ८, ३, ४.  
 सरण- -णः गो. १, २, ७.  
 सरण-वाट- -टात् गो. १, २,  
 ७, ८.  
 सर्मा- -मा तै. २, ५, ८, १०;  
 तैआ. १, १०, १.  
 सरस्- -रः ऐ. ३, ३, ३; श. १३, ५,  
 ४, ९; -रसः गो. १, २, १८;  
 -रांसि जैड. १, ८, १, ५; -रोभ्यः  
 तै. ३, ४, १२, १.  
 सरस्व- -स्वतः तां. १६, ५, ३;  
 १५; -स्वते श. ११, २, ४, ९; तै.  
 १, ६, १, ११; ८, ३, ४; गो. २, १,  
 १२; -स्वात् श. ७, ५, १, ३१;  
 ११, २, ४, ९; ६, ३; तां. १६, ५,  
 ४; १५; गो. २, १, १२.  
 सरस्वती- -ति ऐ. ५, २०; श.  
 ४, ५, ८, १०; १४, २, १, ७; १५;  
 ९, ४, २८; तै. २, ४, ३, १; तैआ.  
 १, १, ३; ३, १, ६; ४, ८, १, २; ४२,  
 १, ५, ७, १; -ति तै. २, ४, ६, १;  
 ५, ४, ६; ८, ६; ३, ७, १२, २; तैआ.  
 १०, १, १३; तां. २०, १५, १५;  
 मं. १, ४, ७; -ती ऐ. २, १९;  
 २४; ३, १, २; ३७; ५, १८; ६, ७;

ऐआ. १, १, ४; शां. ५, २; १२, २;  
 ८; १४, ४; २५, २; २६, ११; शांआ.  
 १, २; ७, १; श. २, ५, १, ११; ४,  
 ६; ३, १, ४, ९; १४; ९, १, ७; ९; ४,  
 २, ५, १४; ६, ३, ३; ५, २, २, १३;  
 १४; ३, ४, ३; २५; ५, ८; ४, ५, ७;  
 ५, ४, १६; २६; ७, ५, १, ३१; ९,  
 ३, ४, १७; ११, २, ४, ९; ६, ३; ४,  
 ३, ३; ६; ७; १६; १२, ७, १, १४;  
 २, ३; ५; ३, ३; ८, १, ३; ३, २; ९,  
 १, १३; १४; १३, १, ८, ५; १४, २,  
 १, ७; १२; १५; का. १, ४, ३, ९; ५,  
 ३, ६; तै. १, ३, ४, ५; ४, २, १; ८,  
 ४; ६, २, २; ६; ७; ५, ५; ८, २, ५;  
 ५, ६; तै. २, ४, ३, १; ६, १; ५, ३,  
 ३; ७, ४; ८, ६; ६, ३, २; ४, १; २;  
 ४; ५; ६; ७, ४; ८, ४; १०, ४; ११,  
 १; २; ४; ६-८; १०; १२, १; २;  
 ३; ४; १३, ३; १४, १; २; ३; ४;  
 १५, २; १८, १; ३; ८, २, ८; ६, ३;  
 ३, ६, ३, ४; १३, १; ८, ११, २;  
 तैआ. १, २, १, ३; २, ३, १; १०, ४०,  
 १; तां. ६, ७, ७; १६, ५, ४; १६;  
 २५, १०, १६; जै. १५६; दै. १,  
 १; सं. ४; गो. २, १, १२; २०; ५,  
 ६; -तीम् ऐ. ५, २०; शां. ५, २;  
 १२, ३; श. ५, २, २, ९; ५, ४, २५;  
 १२, ७, १, १२; ३, १; ८, १, ४; तै.  
 २, ६, ३, १; ११, १; ६; ७; १०; १४,  
 ६; ८, २, ८; ६, ४; ३, ६, १३, १; गो.  
 २, १, २०; -त्या ऐ. ३, २४; श.  
 ५, ४, ५, २; तै. १, ८, १, १; २, ६,  
 ४, ६; ११, ५; १२, ३; ४; १४, ४;  
 तां. २५, १०, ११; जै. १५६; मं.  
 २, १, १६; -त्या ऐ. २, १९; तै.  
 २, ४, ८, ७; ६, १४, ५; तां. १६,  
 ५, ३; १६; २५, १०, १; १६; जै.  
 १५६; -त्याम् ऐ. २, १९; शां.  
 १२, ३; श. १, ४, १, १४; -त्वा

शां. १०, ६; श. १, ६, २, ४; ३,  
 १, ४, ९; १४; ४, २, ५, २, २; ५, २,  
 २, १३; १४; ३, ५, ८; ५, ४,  
 २०; २४; ९, ३, ४, १७; ११, २,  
 ४, ९; १२, ७, ३, ६; १३, १, ८, ५;  
 १४, २, १, १२; ९, ३, ८; तै. १,  
 ६, १, ११; ८, ५, ४; २, ६, १, १; ४;  
 ५, २; ११, ९; १५, १; २; ३, ८,  
 ६, ३; ४; ११, २; तैआ. ४, ५, १;  
 ८, ३; १५, १; ५, ७, ४; तां. १, ३,  
 १; ६, ७, ६; जै. १३९; १८६; गो.  
 २, १, १२; २, १७.  
 सरस्वती-वत्- -वतोः ऐ. ६, ७;  
 २३; गो. २, ५, १३; -वान् ऐ. २,  
 २४.  
 सर्घ- -रघः श. ३, ४, ३, १४; -रद्  
 श. १३, ३, १, ४.  
 सर्वा- -घा तै. ३, १०, १०, १; -घाः  
 तां. २१, ४, ४.  
 स-रजस- -से तां. १८, ७, ११.  
 रसृथ- -म् श. ५, ४, ३, २, ३.  
 रसृथ- -म् तै. २, ४, १, १०; ८,  
 २, १.  
 स-रस,सा- -सः शां. १६, १; ३०, १;  
 जैड. १, २, १, ५; ११; ३, ४, ५, ४;  
 -सम् शां. १६, १; ३०, १; श. ३,  
 ३, १, ८; तैआ. २, ११, १; तां. १४,  
 ३, १६; १५, ३, २३; १६, १३, ७;  
 -सया जैड. ३, ४, ५, २; ५; -सा  
 जैड. १, २, १, ५; ३, ४, ५, ४; -साः  
 श. ३, ६, १, ७; तां. १३, १०, ५;  
 -सानि गो. २, ६, ११; -साभिः  
 श. ३, ६, १, ७; -सैः ऐ. ६, ३२;  
 ३३; गो. २, ६, ११.  
 सरस-त्ता- -तायै ऐ. ६, १२; शां.  
 १५, १; १६, १; १९, ७; २९, ३;  
 ३०, १; गो. २, ४, १८; ६, ११.  
 स-रहस्य- -स्याः गो. १, २, १०.  
 स-राति(√रा)- -तयः ऐ. ७, १८.

० सयुज्जोप- (=समानप्रीति-) वस. इति भा. सा. । पक्षान्तरे भा. सयुज्जोपस्- वस. इत्यप्याह ।

† 'स्वयोनि' इति आ. पाठः ।

स-राधस्- -धसः जैआ. १, ३८५<sup>†</sup>.  
 सखि(√सृ)- -रितः श. ७, ५, २, ११;  
 तै. १, २, १, ११; ३, १२, ७, ३.  
 सखि- -रः श. १४, २, २, ३; -रम् श.  
 ७, ५, २, १८; ३४; ५३; ८, ५, २,  
 ४<sup>‡</sup>; ६, ३, २१; -रस्य श. ७, ५,  
 २, १८; ३४; ८, ६, ३, २१; तै. १,  
 २, १, ३; ४; तैआ. ३, ११, ६, ८;  
 ४, ४२, ५; -रात् श. १४, २, २, ३;  
 -राय श. १४, २, २, ३<sup>‡</sup>; -रे श.  
 ७, ५, २, ५३. =सलिल-.  
 सखिष्यत्- -ष्यतः तै. १, ३, ५,  
 ४; ६, ९; -ष्यत् Sइव श. १, ८, २, ६;  
 -ष्यन्तः श. ५, १, ४, १५<sup>‡</sup>; १, २७;  
 -ष्यन्तः Sइव श. ५, १, ५, २७;  
 -ष्यन्तम् श. १, ४, ४, १५; ८, २,  
 ६; तै. ३, ७, ६, १४.  
 सखि(र→रा)- -राः तै. ३, १०, १, ४  
 सर्तवे जैउ. १, ९, २, ७; ९.  
 सखि- -र्ता श. १३, १, ९, ५.  
 सखिष्य(√मृष)- -न् श. १, ५, ३, ११;  
 २, ५, १, २; ४, १, ३, १६; का. १, ४,  
 ३, २; जै. ७१; मं. २, २, १४.  
 सखिष्यत्- -ष्यन्तः ऐआ. १, ३, ५.  
 सर्प- -र्षः ऐ. ३, २६; ६, १; शां.  
 २९, १; शांआ. १२, ६; श. १०, ५,  
 २, २०; तैआ. ६, ४, २; तां. ४,  
 ९, ५; ९, ८, ८; जै. १४६, -र्षस्य  
 आ. २, २४, ९; -र्षाः ऐ. ६, १; श.  
 २, ५, १, २; ४, ४, ५, ३; ७, ४,  
 १, २५; २७-२९; ८, ६, १, १८<sup>‡</sup>;  
 १०, ५, २, २०; १३, ४, ३, ९<sup>‡</sup>; का.  
 १, ४, ३, २; तै. २, २, ६, २; ३, १,  
 १, ६; तां. २५, १५, २; ४<sup>‡</sup>; जै.  
 १७७; ०-र्षाः मं. २, १, ७; -र्षाणाम्  
 ऐ. ३, ३१; श. ३, १, १, ७; २, १८;  
 ४, ४, ५, ३<sup>‡</sup>; तै. १, ५, १, २; आ  
 २, २४, ६; -र्षासः तै. ३, १, १, ६;  
 -र्षस्यः श. २, ५, १, २; ७, ४, १,  
 २८<sup>‡</sup>; २९, ३०; का. १, ४, ३, २; तै.

३, १, १, ५; ६; ४, ७<sup>‡</sup>.  
 सर्प-ऋषि- -षिः ऐ. ६, १.  
 ?सर्प-दंष्ट्र(ष्ट्रि)न्- -दंष्ट्र(ष्ट्रि)नः  
 गो. १, २, ८.  
 सर्प-देवजन- -नाः तै. ३, १२, ८,  
 २; -नान् शां. २, २, श. ११, ५,  
 ३, ७; -नेभ्यः तै. ३, ४, ५, १.  
 सर्प-नाम- -मानि श. ७, ४, १, २६;  
 -मैः श. ७, ४, १, २५; २६; २७<sup>‡</sup>.  
 सर्प-पुण्यजन- -नान् गो. १, ३, १२  
 सर्प-भय- -म् सा. २, ३, ३.  
 सर्प-राजन्- -ज मं. २, १, १-४.  
 सर्पराज्ञी- -ज्ञियाः तै. १, ४, ६,  
 ६; २, २, ६, १; २; -ज्ञी ऐ. ५, २३;  
 श. २, १, ४, ३०; ४, ६, ९, १७;  
 का. १, १, ४, २६; -ज्ञीनाम् तै.  
 १, ४, ६, ६; -ज्ञ्याः ऐ. ५, २३;  
 श. २, ५, ४, २९<sup>‡</sup>; ३०<sup>‡</sup>; ४, ६, ९,  
 १७; का. १, १, ४, २६.  
 सर्प-विद्- -विदः श. १०, ५, २,  
 २०; २३, ४, ३, ९.  
 सर्प-विद्या- -द्या, -द्यायाः श.  
 १३, ४, ३, ९.  
 सर्प-वेद- -दम्<sup>‡</sup>, -दान् गो. १,  
 १, १०.  
 सर्प-स्नान्- -न आ. २, ७, ९; जैआ.  
 २, १६, १४; सा. २, ३, ३; -मानि  
 तां. २५, १५, १; आ. २, ५, १.  
 सर्प-सुगन्धा- -न् सा. २, ३, ३  
 सर्पे(र्षSइ)तरजन- -नान् गो. १,  
 ३, १२.  
 सर्पण- -म् ऐ. ३, ४३; जै. ९२; १६८<sup>‡</sup>.  
 सर्पत्- -र्षन् तैआ. ३, ११, ८; -र्षतः  
 ऐ. ५, २३; शां. २७, ३; तै. १, ४,  
 ६, ६; -र्षन्तः श. ४, २, ४, १०;  
 -र्षन्तम् श. १, ६, २, ३; तैआ. १,  
 २३, ३  
 सर्पिष- -र्षिः ऐ. ६, २८; ८, ५; १७;  
 शां. १६, ५; श. २, १, ४, ५; ५, ३,  
 ६; ३, ८, ४, ७; ६, ६, २, १४<sup>‡</sup>

का. १, १, ४, ४; ५, २, ५; तै. १, ४,  
 ८, ४; तां. २४, १८, ३; ५; घ. ५,  
 २; -र्षिषः श. ०, ३, २, ४; -र्षिषा  
 श. १४, ९, ४, ११; तै. २, ४, ७, २;  
 तैआ. ६, १०, २; जै. २०५<sup>‡</sup>-र्षिषि  
 शां १६, ५.  
 सर्पिर्, ष← सर्पिस्  
 सर्पिश्शन(र्-√अश्)- -नः श.  
 ६, ६, २, १४.  
 सर्पिरा(र्Sआ)सुति- -तिः श.  
 ६, ६, २, १४.  
 सर्पिरा(र्Sआ)सुचन- -न्म् श.  
 २, १, ४, ५; का. १, १, ४, ४; ५, २,  
 ५; -नात् श. २, ५, ३, ७-१०; -ने  
 श. २, ५, ३, ६.  
 सर्पिर्मधुमिध- -श्रौ सा. ३, १, १०  
 सर्पिर्मत्- -म्पन्तम् श. १, १४,  
 ९, ४, १३-१७; -म्पान् जै. १४३.  
 सर्पिष्वत्- -ष्वान् तै. १, ३, ६, ८;  
 ३, ८, २, २.  
 सर्प-रूप, पा- -पः तै. २, ४, ४, २; -पम्  
 ऐ. १, २१; तै. २, ४, ४, २; तैआ. ३,  
 १५, १; तां. २४, १, ३; -पा तै.  
 २, ४, ४, २<sup>‡</sup>; -पाः तां. २४, १,  
 ३<sup>‡</sup>; -पाम् तैआ. १०, १०, १; -र्षः  
 शां १५, ८; षौ श. ३, २, ३, २१; २२  
 सर्प-रूप-ता- -म् ऐ. १, ६; २, २४;  
 ३, ४१; ४४; ६, ३२<sup>‡</sup>; ऐआ. ३, २,  
 १; २; शांआ. ८, १; २.  
 सर्प-रूप-त्त्व- -त्वाय तै. ३, ९, ४, ८  
 सर्प-रूप-वत्सा- -त्सायाः शांआ. ११,  
 ४; सा. २, २, २; ८, ३<sup>‡</sup>; ३, ६, ७; गो.  
 १, ३, २३.  
 सर्प-रेतस्- -नसम् ऐ. १, ३; श. २, १, १, ५;  
 का. १, १, १, ३; तै. १, १, ३, ८; -तसौ  
 तै. २, ४, २, ५; -ताः तै. १, १, ३, ८.  
 सर्ग(√मृञ्)- -र्गाः तै. २, ८, ६, ६;  
 तैआ. १, २, ३, ८; तां. १२, १, ८.  
 सर्व-र्वा- -र्वाः ऐ. १, १३; २, ६; ३२; ६,  
 ११; १४; ३१; ७, ६; २६; ३४;

ऐआ. १,३,५; ३,८; ३,१,२,२,  
 १; झां. २,७; १,८; १९, २; १०;  
 २५, ११; २६, १७; झांआ. ८, १;  
 शा. १, ३, १, २०; ३, २, २; ४; १६;  
 ४, १, १; २, २, ३, १५; १७; ३, ८,  
 २, २५; ५, ११; ४, २, १, १८; ५,  
 ४; १०; ५, ७, ५; ५, १, ४, ५; २, १,  
 १०; ४, ४, ८; ६, १, १, १४; १५;  
 २, ३३; ३, ११; २, १, २०; २९;  
 २, २८; ३, ४०; ७, ३, २, ४; १२;  
 ४, १, ८; ५, १, ३५; ८, १, २, १०;  
 ४, ३; ५; २, ४, १७; ४, ४, ४; ६, १,  
 १; १०. १२, २१; २, १; ७, २, ३;  
 ११; ४, ७; ९, १, १, १२, ३२; २,  
 १, ३; ३, ४८; ३, १, १; २, १; ४, २,  
 १२; १६; ५, १, ५२; ६१; १०, २,  
 १, ८; ४, १, ८; २, २६; २९; ४, ३;  
 ५, २, ८, ४, १-५; ८; १०; १२;  
 १४; १८; ११, १, ३, ४; ८, ६; ४,  
 १, ६; १४; १३, ३, १, १; १४, ७, २,  
 २८; का. १, १, ४, २६; २, ३, १३;  
 ५, २, ४; तै. १, २, ६, ४; २, १,  
 १०, २; ५, ५, २; ७, ६, ३; ८, ९, ९,  
 ३, ७, १०, २; तैआ. १, २०, १,  
 २६, १; १०, १६, १; १७, १; तां.  
 ८, ६, ५; १७, ९, ४; १४, ३; १८,  
 २, १३; ४, १०; ६, ५; ७, ५; ९, ५;  
 १९, २, ४; १३, १०; १६, ४; २५,  
 १५, १; जै. १०८; १८६; जैउ.  
 ३, १, ३, ३; ५; प. ३, ११; मं. २,  
 ४, ११; गो. १, १, ४; २, ३, ५; ५,  
 ८; -र्वःऽइव ऐ. ३, ८; शा. ३, १,  
 १, ९; १४, १, १, ६; -र्वः ऐ. १,  
 ५; ६; २९; २, ४; ७; १९; २१; ३०;  
 ३३; ३४; ३, ६; ८; १४; १६; २१;  
 २६; ३४; ४, ७; १०; १८; १९; ३०;  
 ५, ७; १५; २५; २७; २८; ३०;  
 ६, १५; ३०; ७, ३; ४; ५; ८, ७;  
 ११; २५; ऐआ. १, १, ३; २, ४;  
 ३, ४; ५; ४, १; ५, १; २; १, २०;  
 ४; ६; ८; २, १; २; ३, १; ३; ४;

६; ६, १; ३, १, १; २; ५; ६; २, १;  
 २; १, २, १; शां. २, १; ३, २; ४;  
 ७; ८; ६, ३; १२; १५; ७, ८; ८, १;  
 ५; ७; ९, २; ३; १०, ३; ११, ७;  
 १२, १; १३, १; ५; ९; १४, १; २;  
 ४; १६, ४; १७, १; ५; १८, ३;  
 १९, ४; ५; ७; २२, ९; २३,  
 ४; २४, १; ४; २५, १२; १३;  
 १४; १५; २६, ३; १; २८, १; ७;  
 झांआ. १, २; ४; २, १७; ३, ६; ५,  
 २; ६, ८; १५; १६; ७, २; ३; ४;  
 ५-८; १२-१४; १६; १७-२०;  
 २१; २२; २३; ८, १; ३; १०, २-७;  
 ११, ८; १३, १; शा. १, १, १, १४;  
 १५; ३, ४; ४, २२; २, ४, १४; ३,  
 २, १६; ३, १६; ४, १६; ५, १०;  
 ४, १, ६; २१; ३८; २, १२; ३,  
 ५; १०; २१; ५, २, ४; १५; ३, २१-  
 २३; ४, ६; ११; १६; ६, १, ८;  
 १९; ३, ८; १५; २३; २६; ४,  
 १३; ७, १, ३; २, ५; २४; ४,  
 २२; १, २२; २९; ३६; २, ११; ९,  
 १, १६; २८; २, ३५; ३, ३; १२;  
 २, १, १, ४; ३, ४; ४, ९; ११-१३;  
 २७; २९; २, १, ३; ४; २, १४; ३,  
 ४; २३; ३, १, २१; ३, १; ४, ८;  
 ४, १, २; २, ६; ३, ९; ४, १८;  
 ५, १, १८; ४, १०; ६, ३, १; ७;  
 ८; १४; ३, १, २, ११; १४;  
 २१; ३, १; २६; ४, २२; ३, ३, १;  
 ४; ४, ४; ५; ४, ३, २१; ५, ३, ५;  
 ६, १, १; २६; २, २६; ३, १; २;  
 ७, १, ११; ८, १, ३; ९, १, १२;  
 १३; १४; २, ५; ४, ७; १४; १५;  
 १८; ४, १, १, ५; ७; २३; ५, १६;  
 २, १, २६; २, १; २; ३; ४; ७;  
 १४; १५; ३, २; ४, ३; ७; १२;  
 ५, ६; १३; ३, १, ४; ८; २२;  
 २३; २५; २६; ३, १२; ४, २३; ४,  
 १, ९; १०; १३; १८; ३, ७, ५, १,  
 ११; १२; २, ११; ३, २; ३; ५,

१३; ७, २; ५; ७; ९, ८; ६, १, १५;  
 ४, ४; ५; ५, २-४; ७, ५; ९, १७;  
 २०; १, १, १, ४; ६; ८; ९; १४;  
 २, १०; ४, ४; २, १, १५; २, ३; ३,  
 १; ६; ४, १०; १३; १६; ३, ३, १२;  
 ५, ४; ४, १, ८; २, ३; ४; ५;  
 ६; ३, ८; १७; ४, १३; ५, १४;  
 ५, २, १०; ३, ७; ४, १०; ११;  
 १३; ५, १; १३; ६, १, १, ९; २,  
 ११; १२; ३, ११; १५; २, १, २९;  
 २, ११; ३२; ३९; ३, ७; ३, १,  
 १६; १८; २०; ४, २, १; ४, ४; १६;  
 ५, २, २२; ३, ७; ४, ४-६; ११; ६, १,  
 १९; ३, ३; ५; ६; १०; १३; ४, ३;  
 ७, १, १२; ३, २; ७; ४, २; ७; १२;  
 ८, १, ४; १४; २, ३; ७, १, ८; ११;  
 १४; २, १; ६; ११; २१; २, १, १०;  
 २, ११; १४; ३, ३; ७; ४, १२;  
 १४; २०; २५; २८; ३०; ३, १,  
 २३; २८; ४२; २, २; ४, १, २; ६;  
 १८; २७; ३१; ४०; २, १; २; ७;  
 १८; २८; ३५; ५, १, १२; २०; २१;  
 २४; ३४; ५, २, १२; १३; ३८;  
 ८, १, १, ४; ७; २, १; ७; ९; ११; ४,  
 २; ६; २, २, ८; ३, २, ४; ४, १, १२;  
 २, ११; ५, १, ४; ६, १, ५; १७; १८;  
 ७, १, १; ६; २२; २, ११; १४; ३,  
 २; ६; १३; २१; ४, ८; ९; ११;  
 ९, १, १, २३; ३३; २, ७; २३; ३४;  
 २, १, ११; २, ७; ३, १२; ३४;  
 ४३; ४४; ३, २, २; ४; ९; ४, ४; ९;  
 १७; ४, १, ७; ८; १०; १२; ३, ११;  
 ४, १, ५, १, ६; ९; १०; १६; २७;  
 ३५; ३८; १, ६; ३; ३; ८; १०, १,  
 ३, ८; ९-११; ४, १३; २, १, २;  
 ११; २, ६; ३, १८; ५, ९-१३; १४;  
 १५; १६; ६, ६; १९; ३, ३, ५;  
 ५, १; ३; ४; १२; ४, २, १९; ३, १;  
 २; २४; ४, ४; ५, १, ३; ४; २,  
 १२; १५; २०; ४; १-५; ८;  
 १०; १२; १४; १७; १८; ६, १,

४-९; ११; ३, २; ५, ५; ११, १, २,  
 १२; ५, ८; ६, १२; १६-१९;  
 २४; ३०; २, ३, ६; ६, २; ७, १-५;  
 ६; ९; १३-२०; २८; २९; ३१; ४,  
 १, १४; ३, २०; ५, ४, ४; ५, ४-६;  
 ९, ४; ५; ६, १, १३; ३, ६; ८, ८,  
 ३, ६; १२, १, १, १; ७; ११; २, २,  
 ५; २३; ३, १, १; ३, १; ४, ६-१०;  
 ११; ४, १, ७; २, १; ७, ३, १६; ८,  
 १, १७; २१; २२; २, ३१; ३२;  
 ३६; ३, १८; २२; १३, २, २, १२;  
 १३; ३, १, १; ४; ३, ६; ७, १-  
 ७; ११; १२; ८, ४; ४, १, ५; ६;  
 १०; २, २; १६; १७; ४, ८; ५, १,  
 ४; १५; ३, ९; ११; ६, १, १;  
 ३; ६; ७; ११; २, १२; १९;  
 २०; ७, १, ३-६; ९; १२; १४;  
 ८, ३, ५; १४, १, १, ८; १४; २, १८;  
 ३, ४; १३; १७; १९; ४, २; ९; २,  
 १, ९; १७; २०; २, २३; २६; २७;  
 २९; ३०; ३२; ३४; ४६; ४७; ३,  
 १, १; २४; २, २; १८-२०; २२-  
 ३०; ४, १, १९; २५; २, ९; १०;  
 १३; १८; २०; २१; २२; २५; ३१;  
 ३, १; ५; ६; ९; १०; २२; २६; ५,  
 १, ११; १२; २, ६; ४, ५; ६; १६;  
 ५, १-१५; ६, १, ५-७; २, १०;  
 ३, २; ६, १; ९, ४; ६; ८; १०; ७,  
 २, ६; ७; २४; २५; २८; ८, ४,  
 १; ८, १; १४, १; १५, ४; १२; ९,  
 १, ६; ३, १३; ४, १३-१७; २५;  
 का. १, १, १, २; १०; २, ८; ३, ३;  
 ८; ४, ९; २०; २२; २४; २६; २, १,  
 २; १०; ३, ३; ३, १, १३; २,  
 ९; ३, ६; ४, ११; ४, २, १; ३, १५;  
 ५, ३, १०; ६, ३, १; ४, ५; ८;  
 २, १, १, ११; ३, २; २, २, ८;  
 तै. १, १, ५, ३; ७, २; १०, ४;  
 २, १, २४; २६; ३, १, ४; ४, ८, ४;  
 ९, ५; ७, ४, २; ७, ५; २, १, ५, २;  
 २, ८, ८; ३, २, ३; ४, ६; ५, ५; ६,

४; ७, १; ४; ९, १; २; ४, २, ३; ५, १,  
 १; ३; ५, ७, २; ७, ४, १; ५, २; ७, ६;  
 ९, ३; ४; ३, १, २, ५; २, २, ४; ५;  
 ८, ४; ७, ६, २३; ८, ५, ४; १०, ५;  
 १७, १; १८, ६; २०, ३; ९, १९, १;  
 २; ३; २२, ४; १०, ९, १०;  
 ११, ७; १२, ३, ३; ५, ३; ६, १; ५;  
 ६; ७, ३; ८, ३; ९, २; ३; तै. भा.  
 १, ८, ८; २३, ८; २६, ५; २, ५,  
 २; १८, १; १९, १; ३, ७, ४; ११,  
 १०; १२, १; १३, २; ४, ४२, ५;  
 ५, ६, १२; ६, ५, २; ७, ७, १; ८, १;  
 ८, २, १; ३, १; ६, १; ९, १०, ३;  
 १०, १, १; ७-९; ५, १; १०, ३;  
 ११, १; २; २२, १; २३, १; २६, १;  
 २९, १; ३८, १; ६२, १; ६३, १; तां.  
 १, १, १; २, २, २; १५, ३; ४; ३, ६,  
 ३; ४; ४, १, २; ३; २, १४; १०, ४; ५,  
 ४, ९; ८, ९; ७, १, ९; १०; ५, १८; ८,  
 ४, २; ९, १, ११; ३, १; ८, १४; १५;  
 ९, ४; १०, ४, ६; ९; १२, ११, १७;  
 १३, १, ३; ९, २०; १२, ३; १९, ११,  
 १२; १२, ५; १६, ५, २; ६; २३; ६,  
 १; ७, २; ७; ९, १; ४; १८, ५,  
 २२; २०, २, २; ३; ११, ११; १४,  
 २; १६, ५; २१, ४, २; १२; १५,  
 ६; २२, २, २; ८, ४; ५; ११, ६; ७;  
 १२, १; ३; ४; २३, २१, २; २४,  
 १८, ६; १९, २; २५, ९, ३; जै. ७;  
 ११; १६; २३; ३७; ६३; ८९; ९०;  
 १०१; १०६; ११६; ११७; ११८;  
 १२६; १२७; १२९; १३०; १३५;  
 १४०; १४१; १४२; १४४;  
 १४८; १५०; १५६; १६०; १६२;  
 १८२; १८४; १८६; २००; जै. भा.  
 १, १, ३, १; ४, ८; ७, १; २, २, ५;  
 ३, ८; ५, १, २; ६, १, ४; २, ६; ९;  
 ८, १, २; ९, २, ९; १०, १, ३-६; ८;  
 ९; १०; १२, ३, ७; १३, १, ३; ६;  
 ७; २, १; २; १४, २, १०; ३, ५; १५,  
 १, २; २, ३; १६, २, १; १७, २, २;

१८, २, ३; ३, ६; २, २, २, १; ४, ३,  
 २; ३, १, १, १२; १८; ५, १; ४, १,  
 ९; ३, ३; ६; ७; ९; ६, ४, १; ५,  
 ७; ८; ९, २; ४, १, १, ८; २, १, ३; ६;  
 ९; ८, १, ७; ११; २, ३; ७; ११; १५;  
 ३, १; १०, ३, ५; ९; ११, ३, १३;  
 भा. १; ष. १. १; २; २, १; मं. २, १,  
 १४; ४, ११; सा. १, ४, ११; २, ५,  
 ६; गो. १, १, २; २६; २९; ३१;  
 ३२; ३९; २, ९; २२; ३, ९; ११;  
 १२; १५; ४, १; २४; ५, १०; १५;  
 १९; २०; २५; २, १, ३; ४; २६;  
 २, ५; १८; १९; ३, ६-९; ४, ७;  
 ५, ३; ६, १; ९; १२; १५; -वै. भा.  
 इव शां. १, ८, १; श. ४, १, ४, ५, ६,  
 ५; ११, ५, ५, ३; -वैया श. ६, ३;  
 १, ४; १३; १३, ५, २, ९; २२; तै. २,  
 ४, ४, ४; तां. २०, १४, ३; जै. भा. १, १,  
 ७, ५; -वै. भा. १, ८; १८; ५,  
 २१; ६, ४; ऐ. भा. ५, ३, २; शां.  
 ५, ३; १८, ७; २३, ४; श. १, ५,  
 ४, ११; १६; ७, २, २४; २, ३,  
 १, ६; ५, २, २५; ४७; ३, २, २, ३;  
 ८, ५, १०; ९, १, २१; ४, २, ५,  
 १०; ३, ३, १६; ४, ५, ५; ११; २३;  
 ६, ९, १३; ५, १, २, १८; २, ५,  
 १६; ६, १, १, १; ७, ३, १, २८; ४,  
 २, ३; ३; ३; ५, १, २, २, ७; ८,  
 ५, १, ७; ९, १, २, ५; ५, १, ४५;  
 १०, २, ३, १८; ११, ५, ९, ५;  
 १२, ८, १, १६, ९, २, ३; ७; १४,  
 ४, २, २; १९; २६; ८, ७, १; का. १,  
 ३, १, २; ५, १, ३; तै. १, ४, ६,  
 ३; तै. भा. १, २, १; २, ६, २; जै.  
 १४; ६३; १२७; १४०; जै. भा. १,  
 २, २, ५; ५, १, ३; १०, २, ६; १८,  
 २, ९; ३, ७, १, ५; सा. १, २, ९;  
 गो. २, १, २१; ४, ६; -वै. भा.  
 ऐ. ८, ९; श. ४, २, २, ८; १२; ५,  
 १३; ३, १, २३; ३, ३, १६; ४,  
 ४, १, १०; ६, १, १, ४; २, २, १;

७,१,२,११;३,१,२८;५,१,२७;  
 ८,३,१,१०;७,२,१४; ३,६; ९,  
 ५,१,६१; १०,२,४,३; ५; मं. २,  
 ४,११; गो. १,१,३०; -र्वस्मै ऐ ३.  
 ३४; शा. १,३,१,१९; २,१०; ६,  
 ६,३,५; ६; ७,२,३,२; ४; ४, २, ८;  
 २८; ५,१,३१; २,१३; ८,३,२, ४;  
 ७,१,२२; ३,१९; ४,११; ९,१,१,  
 ३; २,२३; २,१, ११; ३,३, ११;  
 १३,६,२,२०,७,१.९; १४,१,१,  
 २६; का. २,२,४,१६; तै. ३,३,५,५;  
 ८,१५,३; ९,१५,३; तैआ. ३.२०.  
 १; तां. ९, ३,१; -र्वस्मैऽह्व वा.  
 ५,४,४,५; १३,६,२,२०; १४,  
 १,१,२६; २,२,४६; -र्वस्य ऐ. २,  
 १५; १७; ३३; ३८; ३९; ४, १७;  
 ८,७; शां. २,१; ३,२; ७; ८,१; १६.  
 ४; १७,१; १९,४; २२,९; २३,४;  
 २८,७; शां. १. २; शा. २. ३.  
 २,१२; ३,३,४, २६; ८,३,१६; ९.  
 १,१४; ४,१,१,२३; २,९; ४,८;  
 ५,२,१४; १५; ७,७; ६,१,१४; ५.  
 २,१,१५; ३,४; ३,२,७; ५,९; ४,  
 ४,१२; ५, २, १०; ६,१,१, ८;  
 १०; ११; ३,१७; २,१. ३९; ४,२,  
 २; ८,२,२; ४; ७,२,३,४; ४,१  
 ६; १९; २,७; ५,२,१३; २७; ८,७,  
 ४,१८; २१; ९,१,२, ४३; २,  
 ३,१२; ४२; ४,२,२३; ४, १; १०,  
 ६,५,५; १२,४,१,५; ८; ४,२,५;  
 ५,२, १४; ६,१,३९; १३,३,१.  
 १; ४; ३, ६; ४,१,५; ६; १०; २.  
 २; १७; ५, १, ४; १५; ३. ९;  
 ११; ६,१,३; ६; ११; २, ७;  
 १२; १९; ७, १, ९; १२;  
 १४, १, ४, ११; ४, २. १८;  
 ३, २६; ५, २, ६; ४, ५; ६, ९,  
 ११-१८; ७,२,१७; २४; २८;  
 ३,६; ८, ८, १; का. १,४,१, ६;  
 तै. १,३,८,२; २,१,५, ३; ३, ८,  
 १८,६; ९,२२, ४; १२, ५,९;

तां. ४,१,६; ९,२३; ९, ८, १३;  
 १३,९, २०; ११, १; १५. ११,  
 १२; १५; १६,७,२; ९, १; २०,  
 २,२; ११, ११; २१,४, १२;  
 २२,८,५; ९,२; ३; २३, १४, ३;  
 २४,१५,२; ३; २५,६,२; ९, २;  
 १७,२; जै. १२६; १५१; १७०;  
 जै. २,३. २,१; घ. १, २; ६;  
 ३,१; गो. १,५, ११; २,६, १५;  
 -र्वस्यऽह्व वा. ४,१,४,५; -र्वस्याः  
 तां. १८,८,७; -र्वस्याम् शा. ७,  
 १,१, ११; ८, ७, १, २; २, २;  
 -र्वस्यै ऐ. २,१५; १७; ऐआ. ३,  
 २,५; शां. ८,७; ९, २, ३,  
 ३२; जं. १६५; -र्वां शां. १,५;  
 शां. ७, २३; शा. १,६,३,१५;  
 ८,१,९-११; ३, १,१,४; ५, १,  
 २२; २,९; ४,६, ९,२१; ५,५,१,  
 ११; ६,१,१,२; १५; ३,१, ४३;  
 ९,५,१,३६; २,११; १०,१, ३,  
 १०; ११; ४,३,२३; १३,३, ६,६;  
 १४,५,४,२; ७,३,३; तै. ३,१,१,  
 १; ७,४,१४; ९,१८, १; १२,९,  
 १; तैआ. ६,३,२; ५,३; ८,८,१;  
 तां. १३,१२,३; जै. २०३; जै. ८.  
 १,२,२, ५; ३,४,२; -र्वां ऐ. १,  
 १; ३; ७; ९; १४; २, ३; १०; १६;  
 २०; ३,४; १६; २०; २१; ३१; ४०;  
 ४,१२; १३; ५, ३२; ३४; ६,१३;  
 ८,११; १४; १५; १९; ऐआ. २,  
 २,२; ३; ३,६; ३,२,४; ५,२, ५;  
 शां. ३,५; ८; ६, १५; ७, १; ९;  
 ८,६; ९,४; १०,६; ११,४; १२,  
 ५; १७,३; ७; १८,३; १९, ५;  
 २२,८; २५,१३; २६, ३; ३०,७;  
 शां. १,४; २,५; ४,१२-१४,५.  
 ३; ६; ६, २०; ८, ७; शा. १,  
 १,२, १८; ३, १,६; २, ३; ५;  
 ४, १, १४; ३३; ६, २, ८; ३,  
 ८; १५; २०-२२; ७, २, १६;  
 ८,१,२; ६; २,७; ३,२४; ९,२,२६;

२, ३,१,३; ६; ३, ७; ५, २, २;  
 ३, १,३,१; ४,१, १९; २, २; ६,  
 १,८-१०; ८,३, १४; ४,४,३;  
 ५,१,११; १२; ६,३, २; ४,४;  
 ५,१; ५,२, ३, ६; ९; १०; ३,  
 ५,३०; ४,४,६; ५,४,१४; ५,१०;  
 ११; ६,१,२,२९; ३१; ३३; ३४;  
 २,१,१९; २६; ३,३,८; ५,४, १६;  
 ७,२,१६; ३,७; ७,१,२,४; ३,१,  
 १६; ४०; २,१२; ४,१,२; १०; २,  
 १२; ५,१,५; ७; ८; १, ३, २; २,  
 २,४; ५; ३, ९; ४,२,१०; ११; ७,  
 १,११; ३,२१; २, ३, २, २५; ४, ३,  
 ११; १०,१,१,५; ४,१,१३; ३,१९;  
 ५,१,३; २,१४; ४,८; ५,६; ७; ६,  
 ३,२; ११, १,१,५; ३,३; ७, ४;  
 १२,४,४,६; ७; ८,२, १८; १९;  
 ३५; ३,१३; १५; ९,१,१०; १३,  
 १,२,३; ९; ३,४,१; ४,१,१; ८;  
 १२; ३,१५; ८, ३,५; १४, १, ३,  
 १८; २,१,२१; २,१६; ६,११,५; ९,  
 ३,१३; का. १,३,१,१; ३; ४,८;  
 ५,१,२; ६,३,६; २,१, २,१४; २,  
 ४,५; तै. १,१,६,११; २,१,४; ३,  
 २,७; ६,२; ४,४,२; ४; ११; ६,१,  
 ५; ८,५; ८, ८, १; ४,२; ६,१; १०,  
 ३; २,३,५,६; ९,५; ६; ४,१,५;  
 २,८; ७,२; ५, १, ३; ७,९,४; १५,  
 ४; ३,१,१,५; २, ४, ३; ८,१०; ३,  
 ४,५; ७, ३; ७, ३, ४; ६, २१; ८, ७,  
 ३; १४, ६; ९, ७, ४; १६, ३; १७,  
 १; १०, ४, २; १२, ५, १; २; ५;  
 ६, १; २; ३; ४; ५; ६; ७, १;  
 २; ३; ४; ५; ६, १; २; ३; तैआ.  
 १,१,१; २१, १; २३, ९; २५, २;  
 ३१, ४; २, १५, १; ३, ११, २; १४,  
 २; ५, ३, ७; ४, ५; ८, ५; ६, १, १;  
 ९, २; १०, १, ३; ४; २२, १; तां. २, ३,  
 ४; ३, ११, ३; ५, ५, २०; ६, ४, १५;  
 ७, ८, १५; ९, १, ३; ७; ४, ५; १०,  
 १२, १०; १३, १०, १६; १६, १३,



१०; १८, १, ८; ८, ७; १९, १९, १;  
 २; २४, १०, २; जै. ११; ९२;  
 १२७; १४१; १६१; १६६: १९०:  
 जैठ. १, १, २, ५; ३, ४, २; ३: ४;  
 १२, ३, ५; १८, ३, १०; २, २, ३,  
 ११; ३, ४, ३, ६; ९; ४. ८, ३, १; घ.  
 २, १; २; ३; ३, ७: गो. १, १, १६;  
 २, १०; ३, ७; २, १, १२; १६; २६;  
 २, १०; १८; ६, ६; १५; १६;  
 -वाणि ऐ. १, ९; १५; २, १६; ३३;  
 ४०; ४१; ३, १५; ४०; ४७; ४८;  
 ४, १०; ११; १२; २०; ५, २३; ३१;  
 ६, ३१; ३६; ७, २; ४; ऐसा. १, ३,  
 ४; ८; ४, २; २, १, २; ६; २, २; ३:  
 ६, १; ३, १, ६; शां. २, १; २; ७, ४;  
 ९, ५; १४, ५; १५, ३; १७, २; २५,  
 ११; १२; २७, १; ७; शांसा. २,  
 ४; १७; ३, ४; ४, १; २; ६; ९; ५,  
 २; ४; ६; १३, १; सा १, ३, २, २;  
 ३; ५, २, १९; ७, २, ५; २, १, २, ३;  
 २, १, १७; ३, २; ५, २, १८; ६, ३,  
 १७; ३, १, ४, १; ३, २, ११; ४, १,  
 १८; ९, २, ३; ४, २, २, ५; १०; ४,  
 ५; ३, २, १०; ४, ५, ७; ५, ३, ७;  
 ७, ३; ६, ९, १३; ५, ३, २०; ४, ३,  
 २२; ६, १, ३, २०; २, १, ३०; २,  
 ३३; ३, १, ११; ३, १९; ७, २, १,  
 २०; ३, २, १; ४, १, २४; ८, १, ३, ७;  
 ४, २; २, ४, ५; ३, ३, ७; ९; ११;  
 १२; ४, १, १३; १४; १५; १७; २१;  
 २५; २६; २, १, २; १२; १३; ३, १;  
 १९; ६, २, २; ७, ३, ७; ८; २१; ९,  
 ४, १, ११; ३, ११; ५, १, ४२;  
 ५३; ६२; १०, १, २, ३; ३; ४;  
 ५; ६; ८; ९; २, ६, १६; १९; ४,  
 १, ९; १३; २, २; ३; २१; २२; ३,  
 ६; ७; ८; २१; ५, ३, १२; ४, १४;  
 १८; ११, १, १, ५; ५, ३, ११;  
 १२; ८, ६; १३, ४, २, १; ३, १५;  
 ६, १, १; ७, १, १; १४; ८, १, ३;  
 १४, १, २, २४; २, १, १५; २, २;

३; ३, १, ११; २, २२-३०: ४, २,  
 २९; ३, २९: ४, १-३; ५, १,  
 २३; ४, १०; ५, १-१५; ६, ७, २;  
 ३; ६; २०; १०, ३; ६; ९; १२; १५;  
 १८; ७, १, ४३; ३, ११; ८, १३,  
 ३; १४, २; ३; का. १, १, २, १२; २,  
 ३, २; ५, १, १५; ६, ३, १०; तै.  
 १, ७, ५, ५; २, ७, ९, १; २; ६; ३,  
 ८, ३, ५; ७, ३; १६, १; ९, २२, २;  
 १२, २, ७; ५, ८; ९; ७, ४; ८, ३;  
 तैसा. ३, १२, ७; ७, ५, २; १०,  
 ६२, १; ६३, १; तां. ३, ११, ४;  
 ४, २, १४; ५, ४, १४; ७, २, ५; ३,  
 ४; ८, ५; ८, ३, ७; ४, ४; ११; ९, ९;  
 १४, ५, १५; १६, ५, २; २१; २५;  
 ११, १०; १८, ४, ४; जै. ९५;  
 ९६; १००; १०२; ११२; १८३;  
 १९४; जैठ. १, ८, १, ४; ३, ४-  
 ६; ४, ६, १, ७; २, ५; ४, १०,  
 ४, ६; आ. १, ५; १७; ९७;  
 ११५; १५६; २३७; ३१७; ४२७;  
 ५२३; ५२४; ष. ३, १२; ५, ३-  
 १२; मं. १, ३, १-६; २, ६, ७; ८;  
 दै. १, ३; ४; २०; २१; सं. २,  
 सा. २, १, ५; ६; २, १; ५, ५; ६, १;  
 १५; ७, १; ८, १; ३, १, २; ७; ७,  
 १; गो. १, १, १६; २९; ३९;  
 २, ६, ६; ९; १६; -वां ए. २, १७;  
 ३, १४; ३७; ४६; ४, १७; २७; ५,  
 २७; ६, २; ३; ७, ३; ८, ४; ६; १४;  
 १५; १९; ऐसा. १, १, ३; २, १;  
 ४; ३, २; २, ५, १; ६, १; ५, १, ३;  
 ३, २; शां. २, ३; ३, ८; ४, ४;  
 ६, १५; ७, १; १०, २; ११, ६; १२,  
 १; ६; १३, १; १४, १; १८, ३; ९;  
 १९, १०; २०, १; २१, ४; २३, ७;  
 २५, २; २६, ३; १५; २८, १; २९,  
 ६; शांसा. १, २; २, १६; ५, ४; ६;  
 ६, २०; सा. १, ३, २, ५; ४, २, १०;  
 ५, २, २०; २, १, १, १४; ४, ३०; २,  
 १, २१; ३, २, ३; ४, १; १६; ३, ४,

२, १४; ४, २, ३, ६; ४, २१; २२;  
 ५, १, १३; ८, १४; ९, २, ३, ९; १०;  
 ३, १, ४; ४, १, १; ४, ६; ५, ४,  
 १४; १, १०; ११; ६, ३, ३, ८; १२;  
 ४, ४, २१; ५, २, १६; ६, १, २२;  
 ३, ३; ४; ७, २, २, १२; ४, १, २; ५,  
 १, १५; २, ४; ६, ४, ४, २; ६, ३,  
 २०; ७, ३, ८; ९, २, ३, ८; ३, ३,  
 २; ८; ४, २, ९; ४, १;  
 ५, १, ६२; २, ७; १०, २, ४, १; ३;  
 ४, ३, २१; ५, ३; १२, २, २, ८;  
 ३, ४, ११; ८, १, ८; ३, ३०; ९, २,  
 ११; १३, ३, २, ३; ४, १, १;  
 १२; १३; ३, १५; ५, १, १८;  
 २, ९; २२; ७, १, १; ९; १४, १, २,  
 १५; २, २, १०; १६; ४, २, २; ५, १,  
 ९; ६, ७, १७-१९; ९, २९; ७, १,  
 २२; ९, ४, १७; का. १, २, १, १२;  
 ३, १६; ४, १, १; १३; तै. १, १, २,  
 २; २, १, ३, ६; ७, ९, २; ३, ७, १,  
 १; ६, १७; ९, ९; १०, १; ८, ९, १;  
 १०, ८, २; ११, १०, ३; १२, ५, ७;  
 ६, १; ७, २; ३; ८, १; ३; तैसा.  
 १, ६, २; ११, ३; २, ५, २; ६, १;  
 १५, १; ८, १, १; ५, १; तां. २, ३,  
 ४; ९, ३; ४, १, २; २, १६; ६, ९,  
 १४; १७; ७, ७, ८; १६, ५, २; १७,  
 १, ५; ८; ११; २१, २, ५; ६; ४, ५;  
 १०, ७; २२, ७, २; २३, ३, ४;  
 जै. ३४; ३७; ६७; ९१; १३६;  
 १६२; १६७; १८५; २०९; जैठ.  
 १, २, ३, १; २, ५, १, ३; ४; मं. १,  
 १, ३; २, ४, ९; १२; सं. २; ४; सा.  
 १, ४, २१; ३, १, ७; २, ४; ९, ३,  
 गो. १, १, २; १६; २, २२; ३,  
 १; ५, १४; २५; २, १, २६; २, १५;  
 १८; -वांमि: ऐ. २, ९; १०; १६;  
 शां. ११, ४; सा. ३, २, २, १३; १४;  
 ४, १, १९; ८, ७, ३, ८; १०, १, १,  
 ५; ४, १, १३; ११, ३, २, १; ५, ६,  
 ४-८; १२, ४, ४, ६; ७; ८, ३, १३

१५; १४, ३, २, ४-१४; तै. १, ३,  
 ७, ३; ४, ४, २; ५: जै. ११; जैउ.  
 १, १८, ३, १०; गो. १. १, ११<sup>१</sup>:  
 २, १, १६; २, १४<sup>२</sup>; -वाग्म्यः ऐ.  
 १, १; २, ३<sup>३</sup>; ९; ३, २; ७, ३४<sup>४</sup>; श.  
 १, ३, २, १०; ५, १, २०; ६, २, ८;  
 ९, २, २०; ३, १, ३, १; ४, १, १९;  
 ५, १, ३२; ४, १, २२: ४, ५, २१;  
 २२; ६, ३, २; ५, २, ३, ६; ६, ३, ३,  
 २६; ५, ४, ३; ७, २, ४, २; १४; ३, २,  
 ११; ४, १, ३२; ३३<sup>५</sup>; ३४; ८, २,  
 ३, २; ५; ९, ३, ४, ४<sup>६</sup>; १२, ८, ३,  
 १७; ९, २, ४; १३, ३, ४, १; १४, १,  
 ३, १६; २४; का. २, १, २, १४;  
 तै. १, ४, ७, ७<sup>७</sup>; २, १, ८, ३; ५, ३,  
 १; ३, ७, ८, १; २<sup>८</sup>; तां. १, ५, ३, २५<sup>९</sup>;  
 १६, १३, ११; जै. १८; जैउ १,  
 १८, ३, १०; गो. २, ४, १६;  
 -वाग्मू ऐ. ३, ४६; ४, २३<sup>१०</sup>; ६, ३;  
 ऐआ. १, ५, २; शांआ. ८, ८; श.  
 १; २, ५, ७<sup>११</sup>; ६, ३, ८; ८, १, २३;  
 ३, ७, ४, ११; ७, १, १, ८; २, २१;  
 ८, ६, २, ४<sup>१२</sup>; ९, २, २, ३; ७; १०, ६,  
 २, ११; १३, ५, ४, १<sup>१३</sup>; १३; १४,  
 ९, ३, १३; का. २, २, ३, ७<sup>१४</sup>; तै. १,  
 ३, ४, ५; ३, १२, ७, २; ८, १;  
 तैआ. १, ३, ३; तां. १०, ४, ६; ९;  
 १३, १२, ३; १६, ३, ८; २१, १४,  
 २०; २१; २२, १८, ८<sup>१५</sup>; २३,  
 १, ५<sup>१६</sup>; २३, २<sup>१७</sup>; २४, ५, २<sup>१८</sup>;  
 १८, ९<sup>१९</sup>; २५, ५, ३<sup>२०</sup>; ६, ४<sup>२१</sup>; ७,  
 २<sup>२२</sup>; १४, ५<sup>२३</sup>; १७, ४<sup>२४</sup>; १८, ७;  
 जै. १५५; १८०; ष. ५, १२;  
 सा. ३, ७, १०; -वाग्य श. १४, ९, ३,  
 ५; वासामू ऐ. ३, ४७; ४८: ८,  
 २३; शां. २, १; ७, १; ८, ३; १०,  
 ६<sup>२५</sup>; श. ३, ६, १, १०<sup>२६</sup>; ८, ३, १४<sup>२७</sup>;  
 ६, १, २, ३१; ५, ४, १६; ७, ३, २,  
 ४; ५, १, ६<sup>२८</sup>; १०, ५, ४, १५; १२,  
 २, २, ७; १३, ४, ३, १५; १४, ५,  
 ४, ११<sup>२९</sup>; ७, ३, १२<sup>३०</sup>; तै. १, ६, ६ ३;

८, ८, १; २, ७, ५, १; ७, ३; १५, ४;  
 ३, ८, १४, ६; जैउ. ४, ८, ३, १; ष. २,  
 ३; -वांसु ऐ. १, ८; ३, ३१; ४७<sup>३१</sup>;  
 ४८<sup>३२</sup>; शां. ११, ४; २५, १३;  
 शांआ. १०, १; श. १, ८, २, ७;  
 ९, २, २६; ३, १, ४, ११; २२; ८,  
 ३, ३५; ४, ४, ४, ३; ६, ३, १, ४४<sup>३३</sup>;  
 ४, ४, २; ७, ५, १, १५<sup>३४</sup>; ८, १, ३,  
 २; २, २, ४; ७; ३, २; १४; ३, २, १,  
 २; ४, २, २; ३, २; ५, १, ५; ७, १, २;  
 २, १; २; १७; १२, ८, ३, १७; २६;  
 १३, ८, १, ५; १४, ५, ५, १८;  
 तै. २, ३, ५, ५; ६; तां. ५,  
 ५, १८; ६, ४, १५; जै. ८१<sup>३५</sup>;  
 जैउ. १, ९, १, ४; ६: ८; १०; २, २;  
 ४; गो. १, १, २६; -वां ऐ. १,  
 १३; २, १७; १८<sup>३६</sup>; २३; ३, १; ३१;  
 ३९; ४०<sup>३७</sup>; ४१<sup>३८</sup>; ४, ७; १७<sup>३९</sup>; २६<sup>४०</sup>;  
 ६, २; ११; ७, ६; ८; १३; १५;  
 १८<sup>४१</sup>; ३४<sup>४२</sup>; ऐआ. १, १, ३, ३, २<sup>४३</sup>;  
 ४; २, २, २<sup>४४</sup>; ३, ८<sup>४५</sup>; ६, १; ३, २, १;  
 शां. १, ३; ५; २, २; ७; ४, १४; ५, २;  
 १०, ३; १२, ६; १३, १; ४; ७; ९;  
 १५, ३; ४; १६, १०; ११; १८, ४;  
 २५, ११; २७, ६; शांआ. २, १६;  
 ३, २; ५, २<sup>४६</sup>; ८, १; ११, १; १२,  
 ४; श. १, २, ३, ७; ४, १४; ३, २,  
 ४; ६, २, ३; ३, १५; २२; ८, १, ३९;  
 २, १, १, १४; २, १, १७; ३, ७<sup>४७</sup>; ८;  
 ९; ३, ३, १०; ४, १६; ३९; ६, १,  
 १८; ३४; ३७; ४३; ३, १, २, ३<sup>४८</sup>;  
 १८; २, २, २३; ६, १, २८; ८, ४,  
 १; ९, १, २०; ४, १, ४; २, ५,  
 १७<sup>४९</sup>; १९; ३, २, २; ४, १, ३; ५, १,  
 १३; ४, १<sup>५०</sup>; ६, ५, ४; ९, २१; ५, १,  
 ३, ७<sup>५१</sup>; ८<sup>५२</sup>; १०<sup>५३</sup>; ११; ५, ७;  
 १०; ६, १, ७; २, २७; २, १, १२;  
 १५; १९<sup>५४</sup>; २५; २, १५; ३, ३, २१;  
 ६, १, ५; २, ७; ३, २; ४, १२; ७, १,  
 १३<sup>५६</sup>; ४, ६; ७, १, २, १९; ४, १,  
 ४२; २, ३६; ५, १, १५, २०; २,

६<sup>५७</sup>; ८, २, १, ७; ६, १, ५; २१<sup>५८</sup>; २,  
 १९; ७, २, १७; ३, २१; ९, २, १,  
 १७; ३, २, ४; ४, ९; ४, ३, ११; ५,  
 २, १०; १०, १, ५, १; ३; २,  
 १, १; ४, १<sup>६०</sup>; २<sup>६१</sup>; ६, १३; ३, ५,  
 १३; ४, १, ९; २, २५; ३, ९; ५, ३;  
 ५, ४, १४<sup>६२</sup>; १५; १८; ११, १, १, ५<sup>६३</sup>;  
 २, २, ५; ३, ३, ७; ४, १, ५; १३; ५,  
 ३, १०; ११; ६, २, ४; ३, १०; १२,  
 ५, २, १२; ८, १, १९; २२; २, १५<sup>६५</sup>;  
 १६<sup>६६</sup>; १७<sup>६७</sup>; २०<sup>६८</sup>; २१<sup>६९</sup>; २५; ३५<sup>७०</sup>;  
 ३, २६; ९, १, १०<sup>७१</sup>; १३, १, ३, ३;  
 ३, २, ३<sup>७२</sup>; ४, १, १२; १३; ४, ५;  
 ५, १, ३; १०<sup>७३</sup>; १४<sup>७४</sup>; २, ९; २२;  
 ३, १; २; ३; ४; ११; ७, १, ३-६;  
 १४, २, २, २; ३; ३, २, ३; २२-  
 ३०; ४, २, १२; १८; ३, २१<sup>७६</sup>; ३२<sup>७७</sup>;  
 ५, १, २३<sup>७८</sup>; ५, १५<sup>७९</sup>; ६, ७, १७<sup>८०</sup>;  
 १९<sup>८१</sup>; ९, ९; २९; ११, ५; ७, २, ३;  
 ९; २, ४; का. १, २, ३, ५<sup>८२</sup>; ६; ७;  
 ३, १, ३; ४, १, १३; २८; ६, १, १२;  
 १५; २४; २८; २, १, २०; तै. १,  
 १, १०, ६; ३, २, १; ३, २; ४, १; ७,  
 ४, ३; ७, ५; १०, ५; २, १, ३, ६; ३,  
 ६, ४; ५, ३, ३; ७, ९, २; ८, ८, ४; ३,  
 १, १, ४; २, ८<sup>८४</sup>; ९; ७, ७, ३; ८, ७,  
 ३; ९, ९, २; १०, ६, १; ९, १३;  
 ११, ३, १; १२, २, ६<sup>८६</sup>; ३, ३; ६,  
 ४; तैआ. १, २, २; ६, २; ७, १;  
 २; ४; ११, २; २, १५, १; ३, ११, १<sup>८८</sup>;  
 १४, ३; ४, ३, ६, १; ७, ५, २; ३<sup>८९</sup>;  
 ८, ५, १; १०, १, २; १०, १; ३; तां.  
 २, ३, ४; ९, ३; ४, ५, २०; ५, ६, १;  
 ८, २; ७, ८, २; १५; ८, ८, २०;  
 १०, ३, ४; १६, १, ५; १७, १, ७;  
 १८, ५, १४; २१, ५, १; ६; २५, ४,  
 ३; ४: ८, २; जै. ४; ६<sup>९०</sup>; १७; ८८;  
 १०८<sup>९१</sup>; ११२; ११५<sup>९२</sup>; १३२<sup>९३</sup>;  
 १३४; १३९-१४२; १४४; १६१<sup>९४</sup>;  
 १६८<sup>९५</sup>; १८६<sup>९६</sup>; २०९; जैउ. १, २,  
 १, १२; २, २<sup>९७</sup>; ६, १, ५; १२, ४, ५;

१६,२,३; १८,३,८; २,२,४, ११;  
 ३,५,९, ३; घ. ५, २; मं. २,१,  
 १०; ६,३; १२: सा. ३,६, ११;  
 गो. १,१,३,१: २,७; १०; ३, ७;  
 ९; १३; २०: ४,१; ५, २५; २,  
 १,२०; २,१८; २१; ३, ८; १६:  
 २३; ४,४; १८; ५,८; ६, ६;  
 -वैण ऐ. ३, ३; २६; ६, ३१;  
 ८,७; ९; शां. ३,२; ५; ६, १५;  
 १०, ३; ११, ७; १२, ५; १३, २५,  
 १२; १४; २७, ३; सा. १,३,५,  
 १०; ४,१,२,१; ३,२,१: ६,३,२६;  
 ७,४,२,२; ९,३, ३; ५; २,१, ४,  
 ११-१३; २,१,३; ४: १३; ३,७,  
 १,११; ९,१,१३; ५,४,१,१०;  
 ५,१४; ५,४,१०; ११; १३; ६,६,  
 ३,३; ७,३,६; ८,२,६; ७,२, २,  
 १४; ३,३; ४: ४,१९; २०; २८; ३,  
 २,२; ४,१, २,५; ५, २, ३८; ८,६,  
 ३,१९; ७,४,९; ९,१,२,२३; २,  
 १,११; ३,४,३; ३,२,९; ४,४;  
 १७; ५,१,५; १०,१,३,११; २,  
 १,११; ५,१६; १२,४,१,८; २,  
 १; ८,३,१८; १४,१,३,१३; ३,२,  
 २; १८; ४, १, २४; का. १,  
 १,४, ११-१३; २, १, २; तै.  
 १, २, ६, ४; ३, ७, १, ९;  
 तैआ. २, १८, १; तां. ५, ५, ६, ६,  
 ६; ८, ४, १; २, ५, ४, ३; जै. १०१;  
 १०२; ११६; जैठ. १, १, ७, ५, ५,  
 १, ३; १४, २, १०; १८, २, ९; ७,  
 ११, ३, १३; मं. २, ४, ११; गो. २,  
 १, ३; ४; २६; ६, ९; -वैणइव  
 सा. ३, १, १, १०; ४, २, ९; ८, १,  
 २; ९, ४, १२; २२; का. १, २, १,  
 ९; -वैभि: तै. १, ७, ५, ५; ९, ६;  
 -वैम्य: ऐ. १, १, ५; ३, २; ७, ३;  
 ४<sup>१०</sup>; ६; ५, ११; ऐआ. २, १, ३; ८;  
 २, २; ५, १; शां. १३, ९; २८, १;  
 सा. १, ४, २, १३; ६, ३, ७; २०;  
 २१; ३, ८, ४, २; ४; ७, ५, २, ६; ६;

१, १, ७; २, १, ४; ३, १, ३, ७; ६, ४,  
 ११; ८, २, ११; ८, ७, २, १; ९, ४,  
 २, ९; १०, ६, ३, २; ११, ५, ४, ४;  
 १३, १, २, ८; ९; १४, ६, ७, १७-  
 २०; ७, १, ४, १; तै. १, ४, ७, ७;  
 ३, ४, ८, १; ८, ७, ३; ९, २, २, ४;  
 तैआ. १०, ४, ५, १; तां. ६, ३, २;  
 सं. १; जै. ६९; ७१; ११२; गो.  
 १, १, २; ७; २, १८; २, २, ७, ५, २;  
 ६, ११; १४; -वैषाम् ऐ. १, ६;  
 २, १; ९; १७; ३, १, ३; २, ७; ३, १, ७,  
 ३, ९; २, ६; २, ७; ७. १: ८, १, ४; १, ५;  
 १९; ऐआ. १, १, ३; २, १; २, २,  
 १; २; ३, २, ४; शां. १, ३; ५; ३,  
 २; ७, ४; १४; ५, २; ७, ४; ९, ३;  
 १०, १-३; १४, १: २; ५; १६, ११;  
 १७, २; १९, २; २६, ३; २७, ७;  
 ३०, ५; शांआ. १, १; ७; २, १; ६;  
 ६, ३; १, ७; १८; २०; ८, ७; सा. १,  
 ७, ३, ५; २, २, ३, ७; ५, २, ३, ९, ६,  
 १, ३, २; २, ८; ३, ८, ३, १; ७, १, १,  
 ५; ४, ३, १०; ५, २, ६; ४, १; ६, २,  
 १, ३, ५; २, १, ५; ४, ३, ४; ५, १, ४;  
 ६, १, ५; ७, ३, ११; ७, ३, २, १;  
 १६; ४, १, २, ५; ५, १, २, २; २६; २,  
 १०; ८, ४, १, ९; १६; १८; २०;  
 २२; २६; ५, ४, १; ६, ३, ४; ७, १,  
 ४; २, १, ८; ९, १, २, ३; ८, १, ७;  
 १०, २, ३, १, ५; ४, २, ३; २, १, २, ७;  
 ३०; ११, १, ६, ३०; १२, ८, २,  
 ३, ५; ३, २, ३; ९, १, १०; १३, ४, ३,  
 १, ५; ५, १, १०; ६, २, २; ७, १, १;  
 ३-६; ९; १४, १, १, ४; ३, २, १;  
 ४-१४; ४, २, २, ९; ३, २६; २, ९;  
 ५, १, २; ५, ४, १, १; ५, १-१४;  
 १, ५; ६, १०, १८; ७, ३, १, २; का.  
 १, २, ३, ५; ५, १, ३, ५; ६, २, ४; तै.  
 २, २, ८, ४; ३, ८, ९, १; १०, ३, १;  
 तैआ. १, १, ४, १; २; ३; ४; ३, १,  
 ४; ५, १, १; तां. ६, ९, २, ५; ७, ८,  
 २; ८, ९, ७; १०, ६, ६; १२, ९, १, २;

१५, १, २, ७; १६, १०, ११; ११,  
 १०; १६, ९; १८, ५, २, ३; ६, १७;  
 जै. १७; ३, ४; १, ३, ९; १, ६, १; १, ८, ८;  
 जैठ. १, १, ६, २, १, ०; २, २, १, १;  
 ३, १, १, २; घ. २, ७; ५, २; सा.  
 २, ५, ३; गो. १, १, २, ८; २, ९; २,  
 १, ३; ४, २; ५, ७; -वैषु ऐ. २, १, ७;  
 ७, ९; ६, ३; ऐआ. ३, २, ३; शां.  
 २, ३; ३, ४; ७; १०, ६; ११, ३; ९;  
 १३, २; १४, ४; १७, ३; १८, १०;  
 २१, ६; २४, ८; २६, १, ७; २८, ६;  
 २९, ८; ३०, १०; ११; शांआ. २,  
 ४; ७, ६; ७, २, ३; ८, ४; सा. १, ८,  
 १, ३, ९; २, १, ४; ३, ९, २, ३; ७, २,  
 २, ४; ३, ३, २; ५, ६; ६, ७, ३,  
 ११; ७, ५, २, ९; १०; ८, १, १, २;  
 १०, २, ६, १, ५; ११, १, १, ६; १२,  
 ३, ४, १, १; १३, ३, ५, १, ४, ३, १, ५;  
 ७, १, १; ८, १, ३; १४, ६, ७, १७-  
 २०; तै. १, २, ४, १; २, ३, ८, ३; ३,  
 ९, १, ५, १; १०, ९, २; तैआ. १, २, २,  
 १०; २६, १; तां. ५, ७, ९; ७, ८,  
 ७; ८, ३, ७; ४, ११; ८, २०; १६,  
 १०, ११; १६, ९; १८, ५, २, ३; ६,  
 १७; जै. ४; जैठ. ३, ५, ९, ३; ६,  
 ४, १; घ. १, ५; २, ९; सा. १, २,  
 १०; गो. १, १, ३; ४; १, ५; २, ६;  
 ३, ९; ३, २, २; २, ६, १, २; -वै: ऐ.  
 १, ९; ३, ३; २, ७; २, ८; ४, २; ४, ७;  
 ४, ८; ७, १, ९; ऐआ. १, ३, ४; शां.  
 २, १; २, ७, ३; शांआ. ७, १, ४;  
 ५, ३; ६, २, ०; सा. २, १, ४, १, ४;  
 ६, ४, १; ३, ३, २, १, १; ५, १, ४, ५;  
 ६, २, १, १, ३; ३, १, २, ३; २, ४; ६,  
 ३, ३; ७, १, १; ३; २, २; ७, ३, १,  
 ४, १; ८, ७, ३, ८; ९, ३, ४, ६; ५,  
 १, ५; २, १, ३; १०, २, ६, १, ५; ४,  
 १, १, ३; ५, २, २०; ४, ८; १, ५; ११,  
 ५, ७, ६-९; १२, २, २, १, १; ६,  
 १, २, ७; १३, २, ७, ६; ३, ३, १; ६,  
 २, १०; ११; १३; १४, ४, ४, १-३;

७, १, ३, २: का. १, १, ४, १४; ४, १, २१; ६, ४, १; तै. १, १, ५, २: २, ३, ६, ४; ३, ७, १०, २; तैआ. १, २, १; २; तां. ४, ५, ११; ७, ३, ६; १९, ९, १; जै. ९४; जैउ. १, १, ७, ५; ३, २, ५; ३. ३, १; ४, १, २; गो. १, १, ५; ६; ८; १०; २, ८; ३, ८; १०; ४, २, ३; २, ५, ९.

सर्व-कर्मन्- -र्माणि गो. १, १, २, २.

सर्व-काम- -म: शां. ४, १०; श. १०, ५, ४, १५; -मस्य शां. ४, १०.

सर्व-ग- -ग: जैआ. १, ११३.

सर्व-गण- -ग: तां. १, ५, ४; ९; १३; १६; ६, १; २; ९, ९, ११; -णम् श. १२, ८, १, २२; -णस्य तां. १, ५, ४; ९; १३; १६; ६, १; २; ९, ११.

सर्व-गण- -णमूर्ते. २, ६, ३, ५; -णा: तै. ३, ७, ५, ७.

सर्व-गन्ध- -म् श. १०, ६, ३, २.

सर्व-गायत्र- -त्रम् श. ११, ५, २, ९; -त्रे शां. २१, ६.

सर्व-गृह्य- -ह्याःऽह्व श. ३, ४, १, ६.

सर्व-ग्रहा(-हऽअ-)धिपति- -तये ष. ५, १२.

सर्व-चरु- -रौ ऐ. ६, १; शां. २९, १.

सर्व-च्छन्दस्- -न्दसाम् गो. १, ३, १६.

सर्व-जन- -नस्य सा. २, ६, ५.

सर्व-जव- -वेन जैउ. ४, १०, ३, ६; १०.

सर्व-जागत- -तम् श. ११, ५, २, ९; -तानि, -ते शां. २१, ६.

सर्व-जित्- -जित् शांआ. ४, ७; तां. २२, ८, १; -जित: शांआ. ४, ७; -जितां तां. १६, ७, २; २२, ८, ४.

सर्व-ज्यानि- -नि: शां. २५, १४; -निम् श. १०, ५, ५, ८; १४, ४, ३, २३; तां. ६, ७, १५; २५, १०, २०; सं. १; गो. १, ३, १३.

सर्व-ज्योतिस्- -ति: तां. १६, ९, १.

सर्व-तनुन्- -नु: तैआ. २, १८, १; -नुम् तैआ. ६, ३, २; -नु: श. ४, ६, १, १; ११, १, ८, ६; १२, ८, ३, ३१.

सर्व-त्सः(ः) ऐ. १, २८; २, २३; २७; ३४; ३, १०; ४, २३; ८, १०; ११; २१; २२; २३; ऐआ. २, ३, ५; शां. १३, ६; २९, ३; शांआ. ७, ४; श. १, १, ३, ५; ४, २, १५; ६, १, १२; १५; २, ३, ४, ४०; ६, १, ११; ३, १, ३, ११; ५, १, ३४; ७, ४, ६; ९, ४, २१; ४, १, ५, १; १, २, २, ७; ५, १, ६; १२; ६, २, १, ३, २; ३, १, २७; ३, १४; २०; २४; ५, २, ३; १४; ७, १, १, १३; २, १, ११; ३, १, २४; २, ७, ४६; २, १९; ४, १, ३, २; ३४; ५, २, ४०; ६, २; ८, १, १, २; ६; ११; ३, १०; ४, ३; २, १, ८; १५; २, ४; ६; ३, २; ५; ८; ३, १, ११; १३; ४, ३, २०; ४, ८; ५, १, ४; ५; ६; ७; २, २; ४, ३; ६, १, २३; ९, १, २, २; ३; २०; ३२; ३४; २, १, ११; १२; ४, १, १४; १५; १०, ५, २, ४; ५; १२, ८, ३, १७; १४, ३, १, २१; २५; ९, ४, २२; का. १, ४, १, २९; ६, १, ८; २, १, ३, २; २, ३, ६; तै. १, ६, ६, ३; २, ६, ५, ५; ३, २, ३, ५; ७, ४, १; ६, ११; १२; तैआ. ५, ४, १३; ८, ९; ७, ४, ३; १०, ४५, १; जैउ. १, ९, ३, १; ४, ११, ३, ९; सं. २, ६, ४; गो. १, १, २२; २, २, १०; सर्वतःऽह्व श. १, १, ३, ५; २, ६, १, ११.

सर्वतोद्धार- -म् जैउ. १, ९, ३, २; ३.

सर्वतोमुख- -ख: श. २, ६, ३, १४; १५; १६; १७; का. १, ६, ३, १०; तै. २, २, १०, ८.

सर्व-ताति- -ता तै. २, ७, १५, १.

सर्व-त्र श. १, ७, ३, ७; २, ४, २, १२; ३, ९; ४, ४, १, १८; का. १, ३, २, ९; ३, १०; प. ३, १२; तां. ६, ३, १४; सं. २; ५; सा. २, ३, ६; ४, १; ३, ७, २.

सर्वा(-त्रऽआ-)पि(✓आप्)- -पि: -पिम् तां. ६, ३, १४.

सर्व-त्रैष्टुभ- -भम् श. ११, ५, २, ९; -भे शां. २१, ६.

सर्व-त्व- -त्वाय श. १, १, ४, १; ३; ३, १, २५; ७, १, १८; २, १, ४, ३; ३, १, १६; ३, १, २, १३; ३, ६, ३, २, ७, ५, १, २, ३; २, १४; ७, २, ८; ५, १, २, १; ३, ४, १५; ११, ५, ९, २; १३, २, ५, ४; ३, १, ४; २, २; ३; ३, २; ६; ४, १, ८; ५, २, २; का. १, १, ४, २; ३, १, ९; २, १, ३, ८; तै. १, ३, २, ६; ३, २, ३; ३, ४, ६; ८, ९, ३; ९, २, ४; १६, ४; तैआ. १, २५, १; तां. २१, ४, ४; ९; जै. १८४.

सर्व-त्सर- -र: श. ११, १, ६, १२.

सर्व-त्सर-न्व- -म् श. ११, १, ६, १२.

सर्व-द्वा श. ६, ६, ३, ३; ७, ५, २, ५४; ८, ५, १, १७; ६, ३, १८; ९, २, ३, ४२; १०, ५, ३, १२; ११, १, ७, ४; १४, ४, २, २९; ३, १; ६; तैआ. १, ८, ५; ६. ७, ४, २.

सर्व-देवत्य- -त्या- -त्य: ऐ. ३, ३, १; श. ६, १, २, २८; ३, ३, २१; ६, २, ७; ४, ६; ७, ४, १, ४२; ९, ५, २, १०; जै. १८; प. ४, ४; -त्यम् शां. २१, ४; श. १०, ६, ५, ८; ११, ५, ३, ११; १२; १३, ४, १, १३; तै. १, १, ६, ११; ३, ७, ३; तां. ७, ८, २; -त्या श. ७, २, २, १२; गो. १, १, २५; -त्या: ऐ. २, १२; -त्यानि शां. १४, ५; -त्ये तै. १, ८, ६, १.

सर्व-धातम- -म् शांआ. ९, १; तैआ. १, ११, ३.

सर्व-पर- -म् गो. १, १, ३०.  
 सर्व-पराजित्- -जित् शां. २५, १४.  
 सर्व-परो(क्ष→)क्षा- -क्षा सं. १.  
 सर्व-पशु- -म् तै. १, २, १, १९.  
 सर्व-पापशमन- -नाय ष. ५, ३-१२.  
 सर्व-पृष्ठ, ष्टा- -ष्टः ऐ. ४, १९; शां. २५,  
 १४; श. ४, ६, १, १५; १०, २, ५,  
 १६; १३, ७, १, १२; १४, २, २,  
 ४७; तै. १, ४, ७, ७; गो. २, ५,  
 ९; -ष्टम् श. १२, २, १, ८; ३, ३,  
 ६; -ष्टा श. ९, ४, ३, ११; -ष्टायै  
 शां. १९, ५; -ष्टे शां. २५, १२;  
 श. ४, ५, ४ १४; ६, १, १५; १४,  
 २, २, ४७; तैआ. ५, ६, ३; -ष्टेन  
 श. १०, २, ५, १६.  
 सर्वपृष्ठ-रूप- -म् जै. १३०.  
 सर्व-प्रत्य(क्ष→)क्षा- -क्षा सं. १.  
 सर्व-प्रायश्चित्त- -म् ष. १, ६.  
 सर्वप्रायश्चित्ति- -त्तयः जैउ. ३,  
 ४, ३, ३; -त्तिः ऐ. ५, ३२; -त्तीः  
 श. १२, ४, १, ८.  
 सर्व-भक्ष- -क्षान् ऐ. ३, ३२.  
 सर्व-भूत- -तानाम् तैआ. १०, १,  
 १०; २१, १; ४७, १; -तानि तैआ.  
 १०, ६३, १.  
 सर्वभूत-दमन- -नाय तैआ. १०.  
 ४४, १.  
 सर्वभूत-संहिता- -त्ता शां. ७,  
 २२.  
 सर्वभूता(-तऽअ-)धिपति- -तये  
 तैआ. १, ३१, ३; ष. ५, १०.  
 सर्व-भूमि- -मिः ऐ. ८, ११.  
 सर्व-मय- -यः श. १४, ७, २, ६.  
 सर्व-महस्- -हसे गो. २, ५, ८.  
 सर्व-मृत्यु- -त्योः जैउ. ४, ७, १, ९;  
 २ ८; १८.  
 सर्व-मेध- -धः श. १३, ७, १, २;  
 १२; गो. १, ५, ७; -धात् गो. १,  
 १, ३९; ५, ७; -धे श. १३, ७, १,  
 १; ष. ४, ३; -धेन श. १३, ७,  
 १, १४; गो. १, ५, ८.

सर्व-यज्ञ- -ज्ञैः शां. २७, ४,  
 सर्व-युज्- -युजः ऐआ. २, ३, ८.  
 सर्व-रस- -म् श. १०, ६, ३, २.  
 सर्वरस-भक्ष- -क्षाः गो. १, ३, १९.  
 सर्व-राज्- -राट् श. ३, ५, ४, १५; गो.  
 १, ५, ८.  
 सर्व-रूप, पा- -पः ऐ. ४, २६; श.  
 १३, ४, २, ३; जैउ. १, ८, ३, ६;  
 -पम् शां. २१, ४; २३, ७;  
 -पाः ऐ. ४, २६; ८, ४; तैआ.  
 १०, १०, १; -पान् ऐ. ६, १८;  
 -पाभिः ऐ. ८, ४.  
 सर्वरूप-ता- -तायै ऐ. ४, २६;  
 ८, ४; ७.  
 सर्व-रोहित- -म् श. ३, ५, ४, २३.  
 सर्व-लोक- -म् ऐआ. ३, १, २.  
 सर्व-वचोगतसममित- -म् सा. १,  
 ४, २१.  
 सर्व-विद्- -वित् श. १४, ६, ७, ४;  
 गो. १, २, १८; ५, ११.  
 सर्व-विद्या- -द्या तै. ३, १०,  
 ११, ४; १२, ५, २; -द्यानाम्  
 तैआ. १०, ४७, १.  
 सर्व-वेदच्छन्दस- -सेन शांआ.  
 ११, ७; ८.  
 सर्व-वेदग्रहचर्य- -म् गो. १,  
 २, ५.  
 सर्व-विभु- -भु गो. १, १, १६.  
 सर्व-वीर- -रः ऐ. १, १३; श. ४,  
 ४, १४; तै. २, ४, १, ६; तैआ.  
 ६, १, १; -रम् श. ४, ४, ४, १४;  
 ५, २, २, ६; तै. २, ४, ५, १; मं.  
 २, ३, ५.  
 सर्व-वृ(द्ध→)द्धा- -द्धा सं १.  
 सर्व-वेदस- -सम् श. ४, ६, १, १५;  
 ८, ६, ३, २४; १०, २, ५, १६;  
 १३, ६, २, १९; १४, २, २, ४७;  
 तै. ३, ११, ८, १; तैआ. १०, ६४,  
 १; तां. ६, ७, १५; -सात् शां.  
 २५, १४; -से श. ४, ६, १, १५;  
 १४, २, २, ४७; -सेन तै. १, ४,

७, ७; तां ९, ३, १.  
 सर्व-व्यापत्- -पत् ए. ५, ३२; ३४.  
 सर्व-व्यापित्- -पि गो. १, १, १६.  
 सर्व-व्रात- -म् तै. १, ७, ४, ३.  
 सर्व-श(ब्द→)ब्दा- -ब्दा शांआ.  
 ७, २३.  
 सर्व-शस्(ः) ऐआ. १, २, ४; तै. २,  
 १, १०, २; ३, ७, ४, ११; १२,  
 ९, १; ६; तैआ. १०, १, २.  
 सर्व-शान्ति- -त्या तैआ. ४, ४२, ५.  
 सर्व-समृद्ध, द्वा- -द्वाः ऐ. ४, २६;  
 -द्वाः ऐ. ४, २६; ८, ४; -द्वात् ऐ.  
 ६, १८; -द्वाभिः ऐ. ८, ४;  
 -द्वाधेन श. ११, ४, ४, ७; १२.  
 सर्व-समृद्धि- -द्धयै ऐ. ४,  
 २६; ८, ४.  
 सर्व-सम्पद्- -म्पद् श. ६, ७, १, २८.  
 सर्व-सवनभाज- -भाजि शां. २७, ७.  
 सर्व-सामन्- -मानम् श. १२, ३,  
 १, ९.  
 सर्व-सुरभि- -भि श. ३, २, २, १५;  
 १२, ८, ३, १६.  
 सर्व-स्तोम, मा- -मः ऐ. ४, १९;  
 शां. २४, १; २५, १४; श. १३,  
 ३, १, ४; ३, ६; ५, ३, ९; तां. १९,  
 ९, १; २०, ११, १; ११; २१, ४,  
 १; १२; २२, ८, १; ५; १७, १;  
 २३, १, १; ४; २४, १२, १; १३, १;  
 जै. १५३; गो. २, ५, ९; -मम्  
 शां. १९, १०; श. १२, ३, १, ९;  
 -मा श. ९, ४, ३, ११; -माभ्याम्  
 जै. १५३; -मेन तां. २०, २, २;  
 जै. ९७.  
 सर्व-स्वार- -रः तां. १७, १२, १.  
 सर्व-हर- -रः शां. २, ९.  
 सर्व-हरि- -रैः शां. २५, ७;  
 ८.  
 सर्व-हुत्- -हुत् तै. ३, ८, २०, ५;  
 तैआ. ३, १२, ४; -हुत्म् श. १,  
 ६, २, ४; ३, २, १, २३; १३, १, ३,  
 १; ५; ५, २, २३; तै. ३, ८, ६, १;

८, १; -हुन्ति ऐ. ७, २.  
 सर्वा(-र्वडआ-)अय- -म् शां. १, ५.  
 सर्वा(-र्वडअ-)ङ्ग- -ङ्गम् गो. २, ४, ७;  
 -ङ्गाणि जै. ४, १०, ४, ८; -ङ्गेषु  
 सं. १, ३, ६.  
 १सर्वा(-र्वडआ-)त्मन्- -त्मना श.  
 ११, ५, ६, ४-८.  
 २सर्वात्मन्- -त्मा तैआ. ३, ११, २;  
 -त्मानः तै. ३, ७, ५, ७; -त्मानम्  
 ऐ. २, ६.  
 १सर्वा(-र्वडअ-)नुभू- -भूः शांआ.  
 १३, १; श. १४, ५, ५, १९.  
 २सर्वानुभू- -भूम तै. ३, १२, ९, ७.  
 सर्वा(-र्वडअ-)नुष्टुभ- -म् श. ११,  
 ५, २, ९.  
 सर्वा(-र्वडअ-)न्तर- -रः श. १४, ६,  
 ४, ११, ५, ११.  
 सर्वान्तर-तम- -मानि वै. १, २, १.  
 सर्वा(-र्वडआ-)प्ति- -प्तिः ऐ. ८, ७;  
 शांआ. ५, ३, ३; श. १३, ५, २, १; २२.  
 सर्वा(-र्वडआ-)भरणिन्- -णी जै.  
 १३४.  
 सर्वा(-र्वडआ-)यु- -युः ऐ. २, ७, २१;  
 ३०; ३, ८; १४; ३४; ४, ७; १०; श.  
 १४, ३, १, १८; तै. २, ५, ७, २;  
 ७, ७, ६; तैआ. १०, २६, १.  
 सर्वायु-त्व- -त्वाय ऐ. २, ७, २१;  
 ३०; ३, ८; १४; ३४; ४, ७; १०;  
 शां. ७, १०; १०, ४; १३, ५; ९;  
 १४, ४.  
 सर्वायुस्- -युपम् तैआ. ८, ३, १.  
 सर्वा(-र्वडअ-)र्थ- -र्याः तैआ. १,  
 ३१, ५.  
 सर्वा(-र्वडअ-)वत्- -वतः श. १४, ७,  
 १, १०.  
 सर्वा(-र्वडअ-)वृ(द्ध)धा- -द्धा  
 सं. १.  
 सर्वाश्च(र्व√अश्)- -म्डश्च  
 श. ३, १, २; २१.  
 सर्वे(-र्वडइ)-न्द्रियसम्पन्न- -न्नः गो.

२, २, ६.  
 सर्वोपधु- -धः तां. ३, १०, १, ४; -धम्  
 श. ३, २, २, १५; ७, २, ४, १३;  
 १४<sup>३</sup>; १९; २०<sup>३</sup>; २, ३, ४, ४<sup>३</sup>; १३,  
 ८, ३, १<sup>३</sup>; १४, ९, ३, १; तैआ. ८,  
 २, १<sup>३</sup>; -धस्य शां. ९, ८; -धात्  
 श. १०, १, ५, २<sup>३</sup>.  
 १सर्वहत्तु- -त्तु जै. ३८.  
 सर्वप- -पान् प. ५, २; सा. २, १, १०;  
 ३, १, ७; ८.  
 सर्वप-तैल- -लेन सा. २, ५, ४; ३, ६,  
 १०-१२.  
 स-लक्ष्मन्- -क्ष्मा श. ३, ८, ३, ३७.  
 सला-वृकी- -क्या तैआ. १, ६, ३.  
 =सालावृकी- अद्र.  
 सलिल- -लः श. १२, ६, १, ३६; १४,  
 ७, १, ३, १; -लःडश्च तां. ५, ३,  
 ३; -लम् ऐआ. ५, ३, २; शांआ.  
 २, १८<sup>३</sup>; श. ३, ६, २, ५; ११, १,  
 ६, १; तै. १, १, ३, ५; ५, २, ५; २,  
 २, ९, ३; ८, ९, ४; तैआ. १, २३,  
 १; तां. ५, ३, ३; जै. ८८; २१२<sup>३</sup>;  
 जै. १, १८, १, १; प. ५, ७;  
 -लस्य ऐ. ८, २१; ऐआ. ५, ३,  
 २; श. ३, ६, २, ४; ५; १३, ७, १,  
 १५; गो. १, २, ८; -लात् गो. १,  
 २, १८; -लान् तै. ३, १२, ७, २<sup>३</sup>;  
 -लानि ऐआ. १, ५, ३; तै. २, ४,  
 ६, ११; तैआ. १, ९, ४; -लाय श.  
 १२, ६, १, ३६; तैआ. ४, ९, १; -ले  
 जै. १, १८, १, ५. =सरिर- गद्र.  
 सलिलापीत- -ते जैआ. २, २३, ७.  
 स-लोक- -कः श. २, २, ४, १८; ३, ७,  
 १, २, ५; ११, २, ६, १२; का. १, २, ४,  
 १३; सं. ४; गो. १, ४, ७-१०;  
 ५, ६; ७; ९; -कम् श. १३, २, ७,  
 १२; ४, ३, ३; ४, ३; ४; ८, २, ३.  
 सलोक-ता- -ताम् ऐ. १, ६; २, २, ४;  
 ३, ४१; ४४; ६, ३२<sup>३</sup>; ऐआ. ३, २,  
 १; २; शां. ७, १<sup>३</sup>; ८, ३; १८, १०<sup>३</sup>;

२१, १<sup>३</sup>; शांआ. ८, १; २; श. २,  
 ६, ४, ८<sup>३</sup>; ५, २, २, १४; ११, ४, ४,  
 २-७; ६, २, २; ३; १२, १, ३, १-  
 २१; १३, ४, ३, १५; १४, ४, १,  
 २४; ३, ३४; ८, १४, १-४; का. १,  
 ६, ४, ९<sup>३</sup>; तै. १, ५, १०. ४-७; ३,  
 १, ६, १<sup>३</sup>; ९, २०, २; १०, १०, ४;  
 ११, ६<sup>३</sup>; ७<sup>३</sup>; ११, १०, १<sup>३</sup>; २; १२,  
 ५, ११; ९, ८; तैआ. १०, १४, १;  
 ६४, १; तां. २, ५, १८, ६; जै. ७;  
 जै. १, ६, ३, ४; १२, २, १०; ३,  
 ६, २, २; ४, १२, २, ६<sup>३</sup>; गो. १, ४,  
 ८<sup>३</sup>; १०<sup>३</sup>; २, ४, १०<sup>३</sup>; -तायाम्  
 शां. ११, ६; १४, ५; -तायै जै. ७६.  
 स-लोमन्- -म शां. ८, ९; २२, ७<sup>३</sup>; श.  
 २, १, २, १; ४, २, ५, १४; ६, ३, ३<sup>३</sup>;  
 ५, ३, ५, २६; १२, ७, २, १६; का.  
 १, १, २, १; तां. २०, १६, ७<sup>३</sup>;  
 -मा ऐ. ८, ३.  
 सलोम-ता- -तायै शां. २८, २<sup>३</sup>.  
 सलोम-त्व- -त्वाय तै. १, ५, ११, ४;  
 तां. ४, ३, ९; ५, १४; ७, ७; ६, १, ५;  
 ९, १, १५; ७, ३; ८; ११, ११, २;  
 १३, ६, २; १४, ६, १.  
 सत्व- -त्वान् श. १०, ४, १, १०;  
 -त्वानाम् श. १०, ४, १, १०; जै.  
 १५६.  
 १सत्व(√१सु)- -वः श. ९, ४, ४, ८;  
 तै. १, ३, ८, ३; २, ७, ४, १; तां.  
 १८, १०, १; -वम् श. ५, ३, ५,  
 ३१-३६; ३७<sup>३</sup>; ९, ३, ४, ५; ४, १,  
 १३; ३, १२; ४, ८; तै. १, ८, ७, १;  
 तां. १८, ८, १; -वस्य श. ४, २, १,  
 २३; ५, ३, ३, १३; ९, ३, ४, ५; तै.  
 १, ३, ५, ३; -वाः श. ९, ३, ४, ९;  
 -वात् तै. १, ८, ८, ४; तां. १८, १०,  
 १; -वानाम् श. ५, ३, ३, ११; ९,  
 ४, ३, १६; -वाभ्याम् श. १२,  
 ८, २, १३<sup>३</sup>; -वाय श. ९, ४, ३,  
 १२; १३; तै. २, ८, ६, १; -चेन

श. ९, ३, ४, ५; ४, १, १, ३; १२;  
१३; -वेभ्यः श. १०, १, ५, ३:  
-वैः श. ९, ३, ४, ६.

सव्व-विध- -धः श. ११, ७, २,  
१.

सुवन- नम् ए. २, २४; ३, २७-  
२९; ४, ४; ५, ४-६; ८; १२; १३;  
१५-२१; ६, ११; शां. १२, ६; ७;  
१४, १; ३; ४; ५; ११, १; ३; १६,  
१; ४; १७, ४; १८, ११; २९, २;  
३०, १; श. २, ४, ४, १२; ४, १,  
१, १०; २, ३, १४; १७; ५, २०;  
३, २, ८; ३, २; ६; १९; ५, १; २,  
१२; १७; ४, ४, १, १८; २, २; ४-  
१०; ५, ३, ५; ७, ५, ३, ३; ९, ५, १  
२५; ११, ५, ९, ७; ७, २, ३, ५; १२,  
२, ४, २-७; ८, २, ९; १३, ५, १, ९;  
१०; १४, १, १, १५-१७; ३, १,  
२९; का. १, ३, ४, ७; तै. १, ४,  
५, १; ५, ११, ४; ८, १०, ३; ३, ८,  
१२, १; २; तैआ. ७, १, ६; तां. ५,  
१०, १०; ६, ३, ११; ७, ३, १; ३:  
२१; ४, १, ६; ९, १, १५; ७, २; ७;  
१३, ९, २; १६, १, ६; २, ७; १०,  
३-५; १८, ६, ७; ८; २१; ११, १०;  
२०, ६, १; ७, १; १४, १; २१, ७,  
१; ११, १; २५, १४, ४; जै. ६३;  
८९; १०२; १०८; १३०;  
१३३; १४१; १५३; जैड. १,  
१२, ३, ३; ४, २, १, ५; ७; प. १,  
४; गो. १, ४, ७; ८; ५, ४; २३;  
२, २, २१; ३, १७; २३; ४,  
४; १८; ६, ७; -नयोः ऐ. ३, २९;  
४४; ५, १०; ६, २; ८; १२; २३;  
शां. १३, २; २८, ३; श. ४, २, ५,  
१९; २२; जै. १३९; गो. २, ४,  
१०; ६, ५; १०; -नस्य ऐ. २, ३२;  
६, १२; शां. १३, २; १४, २; १५,  
१; १६, १; २९, २; ३०, १; श.  
४, ४, ३, ४; ५; १२, ८, २, ९; १४,

२, २, ६; तै. १, ४, ५, १-३; जैड.  
१, १२, ३, ३; गो. २, ४, १८;  
-नाः गो. १, ५, २३; -नात् ऐ.  
३, ३०; ४, ४; श. ४, ३, ३, १९; तै.  
१, ४, ५, २; ३; ३, ८, १२, १; तां.  
७, ४, ८; ९, ७, ६; ७; -नानाम् ऐ.  
२, २३; ३२; ३, १३; २१; २७;  
ऐआ. १, २, १; शां. १२, ६; १३,  
२; १८, ११; १९, ५; श. ४, १, १,  
५; तां. ७, ३, १९; १८, ५, १६;  
जै. २३; ६३; प. १, ३; गो. २,  
४, २; -नानि ऐ. २, २३; २४; ३,  
३९; ६, ४; १७; ऐआ. २, ३, ३;  
शां. १२, ६; १४, ५; १५, ३; श.  
३, ९, २, ३; ४, २, २, ४; १०; ४,  
५; ३, २, १०; ५, १; ५, ३, ७; ८, ७,  
३, २१; ११, ५, ९, ४; १२; तै. १,  
५, ६, ६; तैआ. १०, ६४, १; तां.  
३, ११, ४; ६, ३, १४; ८, ४, १;  
१८, ४, ४; १, १६; ६, ६; जै. ४८;  
९९; १०२; १६४; प. १, ४; गो.  
१, २, १६; २, २, १०; ५, ११;  
-नाभ्याम् ऐ. ३, २७; ५, ३; तां.  
१९, १२, ५; जै. ४७; ४८; १३०;  
-ने ऐ. २, २३; ३, २७; २९; ३०,  
५, ३४; ६, १२; ८, १; शां. १३, २;  
१४, १; ३; ५; १६, २; २२, ३; श.  
४, २, ३, ५; ६; १४; १७; ३, २, १०;  
३, १२; १९; ५, २; ३; ८; १७; ४,  
१, २; १६; १८; २, २; ३; ५, ३, ८;  
४, ७; ९, १३; ५, १, २, १९; ४, १;  
३, ५, १; ११, ७, २, ५; १४, ३, १,  
२९; तै. १, ४, ५, २; ५, ११, ३,  
४; २, ७, १, ३; तां. ८, ४, १; २;  
१२, १३, ८; १८, ३, २; ४, ४; ११,  
१०; २१, १३, १; २४, १३, ४; जै.  
४८; ८८; १०२; १३३; १३९;  
१४२; जैड. १, ४, २, ५; प. २,  
६; गो. १, ५, १३; १५; २, २, १४;  
१६; ३. १७; २३; ४, १०; ५, ८;

११; -नेऽ-ने श. ३, ६, १,  
२९; तै. १, ३, ५, १; -नेन ऐ. ३,  
२७; शां. १८, ९; श. १२, ३, ४,  
१; ८, २, ९; तां. ८, ३, ५; ४, ९;  
१०, ५, १७; जै. ८८; जैड. ४,  
२, १, ४; -नेभ्यः ऐ. ३, २; ४, ४;  
ऐआ. २, ३, ३; श. ११, ५, ९, ७; जै.  
१६४; -नेषु ऐ. ६, २; शां. १३, २;  
१४, ४; श. ३, ९, २, ३; ४, २,  
२, ४; ३, ३, २; १२, ३, ४, ६;  
-नेः ऐ. २, ३२; ३, २७; शां.  
१३, २; १८, ९; श. १२, ३, ५,  
१०; ८, २, ११; तां. १६, १०,  
३; गो. १, ४, २४; २, २, १०.  
सवन-कृत् -त्तम्, -त्ता श. ३,  
२, १, ४०.  
सवन-गत- -तौ सा. १, ७, ५.  
सवन-वति- -तिः शां. १५, १;  
१६, १.  
सवन-धरण- -णम् शां. २२, ७;  
८; २३, १; २; ६; ७; २४, ६-८;  
-गानि २२, ७; शां. ३०, २.  
सवन-धारण- -णम् गो. २, ६,  
१६.  
सवन-पङ्क्ति- -ङ्क्तिः, -ङ्क्तिनां,  
-ङ्क्तिम् ऐ. २, २४.  
सवन-भाजू- -भाक्, -भाजः  
ऐ. ७, ३४.  
सवन-मुख- -त्वाऽ-त्वात्,  
-त्वेऽ-त्वे तां. ९, ४, ४.  
सवनमुखीय- -येषु प. २, ५;  
६; ७.  
सवना(-नऽअ-)रण्य- -ण्यानि जै.  
१६८.  
सवनीय- -यस्य ऐ. ४, १९; २२;  
शां. २५, १०; गो. १, ३, १८;  
-याः श. १३, ५, १, ३; ३, ११;  
तै. २, ७, ११, १; -येन श.  
९, ५, १, ३६; तां. ५, १०, ९; १०;  
११; -यैः श. ४, २, ५, १७; १६.

रसव(✓रसु रसु)-चः श. ५, ३,  
 १, ५; तै. १, ८, ८, ३; -वाः तै.  
 १, ४, २, ४; ७, ८, १; -वात् तै. १,  
 ८, ८, ३; -वात् शां. १९, ७; तै.  
 १, ४, २, ४; ७, ४, १; -वाय ऐ. ५,  
 १३; शां. २३, ८; -वे श. ५, १,  
 ५, २; ३-७; १; ६, ३, १, १४; १२,  
 ८, ३, २, ९; १, २, १, १३; २, ६, ५,  
 ७; ३, २, ९, ८; ७, ७, १४; गो. २, २,  
 १५; -वेन तै. १, ४, ८, २; २, ७, १६,  
 २. १सव-ग्रह.

रसवित्त- -वित्तः ऐ. १, १६; २, २; ७.  
 ३०; ५, २; ८; १७; २१; ७, १६;  
 २०; ऐआ. १, ५, ३; शां. ८, १; १०,  
 ९; २०, २; २२, ५; २३, ३; २५,  
 ९; २६, १७; शांआ. २, १८; श.  
 १, २, ४, १६; १७; १९; ५, १,  
 १५; ८, ४, २१; ३, ६, ३, १८;  
 ७, ४, १, ६; ६, ६, ६; ७; ५, १, १,  
 १४; १६; ६, ३, १, १९; २०; १३,  
 ४, २, १०; ५, १, ११; ६, २, ९;  
 का. २, २, २, ९; १०; ११; तै. १,  
 ४, ८, २; ३; २, ४, ४, ७; ६, ३;  
 ६, ३, ४; ७, १५, १; ३, २, ९, ३;  
 ७, ६, २; ९, ४, ३; ऐआ. १०, १०,  
 २; ४, ९, १; तां. २१, १०, १५;  
 सं. १, १, १; जै. १५, १; सा. १,  
 ८, ७; गो. २, १, ४; -वित्ता ऐ. १,  
 ८; १३; १६; १९; २२; ३०;  
 २, २; ३, २९; ३०; ७, ३२; ५,  
 ५; ८; १३; ७, १६; ८, ६; १२;  
 १७; शां. ५, २; ६, १४; ७,  
 ६; ८, ७; १६, २; १८, १;  
 २०, ३; ४; २१, २; ३; २२,  
 २; ५; ९; २३, ३; ८; २५, २;  
 श. १, १, २, १७; ३, ६; ४, २३; २,  
 १, १९; २, १; २, १४; ४, ४; ७, १,  
 ४; १६; ४, ८; १४; २, ३, ४,  
 ३, ९; ५, १, १०; ४, ५; ३, १, ३,  
 २, २; २, २, ५; ३, ११; १८; ३,  
 २, १०; ५, ३, १०; ७, १, ११; ८,

४, १३; ९, १, २०; ३, १४; ४, ३;  
 ७, ४, १, १; ३; ४; ५; ७; ९; १०;  
 ४, ९; १, १, ४; १५; ४, ४; ५,  
 १६; ३, १, ७; ३, २; ११; ५, ८; ४,  
 ४, ९; ५, ६; ५, ४, ३०; ६, ३, १, १;  
 ६; ७; १३; १५; १८; १९; २०;  
 ४१; ४, ३, १०; ५, ४, ११; ६, १,  
 २१; ७, २, ४; ७, २, १, २०; ९, २,  
 ३, १२; ४, ३, १६; १०, २, २, ४;  
 ६, ५; ३, २, २; ११, ४, ३, ३; ६; ७;  
 १४; १२, ३, ५, १; ६, १, ६; ९, १,  
 १५-१७; १२, १, ४, २; २, ७, १२;  
 ४, २, ६; ७; ९; १०; ५, १, ११;  
 ८, २, ५; ६; ३, ३; १७, १, ३, १३;  
 २, २, ९; का. १, ४, १, २८; ३, ८;  
 ५, ३, ५; २, १, २, १३; ३, ३; २४;  
 ४, १८; १९; २, १, ११; २, ३; तै.  
 १, ६, २, ३; ६; ४, १; ७, ४, २; १०,  
 २; ३; २, ३, ९, ७; ४, ४, ६; ५, ३,  
 ३; ७, ४; ६, ४, १; ३; १३, २; ३;  
 १४, ६; १८, ४; ७, १५, ५; १६, २;  
 १७, २; ३; ८, १; ३, १, १, ९;  
 ३, ३; ४, ११; २, १, ४; ५, २; ११;  
 ६, ४; ८, ६; ३, ७, ६; ८, १०; ६, १,  
 २; ७, ७, १४; १०, १; १३, ४; ९,  
 १३, २; १०, १, २; ९, ७; १०, ३;  
 तैआ. १, १०, ३; ११, ३; १२, ५;  
 २, ११, १; ३, ८, १; ११, ७; ७, ३,  
 २; ५, १; ५, ३, ६; ४, ४; ७, ११;  
 १२, १; ६, १, २; ३; ४, २; ६, १;  
 २; ७, ३; १०, १, १२; तां. १६, ५,  
 १७; २७, १५, २; जै. १६१; जैठ.  
 ३, ४, ४, ३; ७, ३, २; ७, ५, १, १;  
 ७, २, १०; १२, १, १; ३; ५; ७;  
 ९; ११; १३; १४; १७; सं. १,  
 १, १२; २, १६; ६, १; १५; ६, २,  
 ७; गो. १, १, २, ९; ३, २; ३, ३;  
 ३, ४; २, ७; ५, २, २; २, १, २०; २,  
 १०; १२; १४; ४, ७; -वित्ताइव तै.  
 २, ३, ९, ७; -वित्तास्म ऐ. १, ७;  
 १९; ३, २, ९; ३०; ५, १३; ७, १६;

शां. ५, २; ७, ८; १६, २; २३, ८;  
 २७, २; श. १, २, ४, १६; ५, १,  
 १५; ७, ४, ८; १४; २१; ३, ३, २,  
 १२; ८, ४, १३; ७, ५, १, ४; ६, ६,  
 ७; ८; ५, १, १, ४; १५; ५, १६; २,  
 २, ९; ४, ४, ९; ६, ३, १, ६; ७; १०,  
 २, ६, ६; १३, ५, १, ११; ६, २, ९;  
 १७, १, ३, २, १; तै. १, ७, १०, २;  
 २, ६, ११, ९; तैआ. १, १०, ३; ३,  
 ११, २; ४; १०, १०, २; ५, ५, १;  
 गो. २, १, २०; -वित्तु ऐ. १, ९; ७,  
 ३०; ३२; ५, २; ५; ८; १३; १७;  
 १९; २१; ८, ७; ऐआ. १, ५,  
 ३; शां. ६, १४; १६, ३; १९,  
 ९; २०, २; २१, २; ४; २२,  
 २; २३, ३; २५, ९; २६, १०;  
 शांआ. २, १८; ९, १; ८; श. १,  
 १, २, १७; ३, ६; २, २, १; ४, ४;  
 ३, १, २, ३; २, ४, १, ०; ७, ४, १, ३;  
 २, ३, ४, ३, ९; ३, ५, ३, १, २; ४, ४, ६,  
 १, ४; ७, १, १, ४; ३; ९, ४, ३; ७, ६,  
 ६, ६; ५, १, ५, २-७; १५;  
 २, २, १, ३; ४, १, ७; ३, ५, १६; ६,  
 ३, १, १, ४; १६; ३, ८; ४, १, १;  
 ६, १, २, १; ८, ४, २, १, ०; ९, २,  
 ३, ३, ८; ३, ४, १, ७; १०, २, २, ४;  
 १२, ८, ३, २, ९; १३, ४, २, १, २; १, ३;  
 ६, २, ९; १७, १, २, ७; ८; ३,  
 २, १; २, १, ६; ९, ३, १, १; का. १, ४,  
 १, २, ८; २, १, २, १, ३; ३, ३; २, १,  
 १; २, ३; तै. १, २, १, १, ३; ३, ६,  
 १; ८, ३; ५, १, ३; ३, १; ७, १, ९;  
 २, १, ७, १; ८, २; ६, ५, २; ३; ७;  
 ८, ६, २-४; ३, २, २, १; ४, ५;  
 ६, ३; ८, १; ९, १; ८; ७, ४, १४; ७,  
 १४; ८, ३, २; तैआ. १, ३, २; ११,  
 २; ३; ५; १५, १; ३, ९, २; १०, १;  
 ७, २, १; ५, ३; ८, १; ५, २, ५; ७;  
 १; ६, ३, २; ६, २; ९, २; १०, १, ४;  
 २, ७, १; तां. १, ८, १; २, ७, १५,  
 ४; जै. ९; १३९; जैठ. ७, १२,



२,१;४; ६; आ.जैआ. १, १७७;  
 ४६४; मं. १,६,१८;२९; दं. ३,  
 २५; गो. १,१, ३२; ३४; २,१,  
 २: २, १०;१५;५,८; -वित्रा ऐ.  
 १, ७; ७, २०; शां. १६,३; शा.  
 २,३,१,३७;३८; ३, २,३, १८;  
 ४,६,६,८; ५,४,५,२:६, ३, १,  
 १४;१२,८,३,२९;१४,१,४,४-  
 ६; का. १,३, १, २६; २७; तै.  
 १,६, २,७; ८,१, १; ४,१; ३,  
 ७,६,२; तैआ. ४,७,१;२;४; ५,  
 ६, ९; जैउ. ३,४, ४, ३; ६;  
 -वित्रे ऐ.१,२८; ६,१३; शा. ३,  
 ६,३,१८;४,१,७;१,३,३, ०;  
 ५,८; ८,४,२,१०; ११,५, ४,३;  
 १२,६,१,६; १३,१,३,३; ४,२,  
 ६;९;१२; १४, २,२, ९; ९,३,  
 ८; ४,१८; तै. १,८, ३,४;३, १,  
 ४,११; ८, ६, ३; १२, १; २;  
 तैआ. ४,९,३;५,७,११, तां. १,  
 ८,१६; जैउ.३,७,३,२; मं.१,६,  
 २४; गो. २, १, २.  
 सवितृ-प्रसूत,ता-त्तः ऐ. १, ७;  
 शा. १,१,२,१७; ३,६;२, ४, ४;  
 ३,३,२,१०;८,४,१३; ९,३,१४;  
 ४, ३; ५, १, १,४;१५;५,१६;  
 ३,३,२; ३,५,८; ४, ५, ६; ५,  
 ४,३०; ६,३, १, ३८; ४,१, १;  
 ५,४,११;९,३, ४,१७; तै. १,३,  
 ५,१;६,१; ८,२;७,१, ९;३, २,  
 ५,२;८,६;३,१०,१; ९, १३, २;  
 १७,२; तैआ. ५, ३, ६; गो. २,  
 १,२;५, ८; -तम् शां. १२, ८;  
 शा. १,७,४,८;१४;३,२,२,२५;  
 तै. ३, २,५,३; ३, ४, ६; तां.  
 १६,५,६; -तस्य शां. ८,१: ३;

९,५; -त्ताः ऐ. १,१६:३०; शां.  
 १६,३; शा. १,७,१,४;२, ३, ४,  
 ३९;५,४,५:३,९,१,२०: ६, ३,  
 १,१५; का. १,४,१,२८;५,३,५;  
 तै. ३,७,७,१०; तां. १, ९, १-  
 १२; १०, १-१२; जै. १६१;  
 गो. २,२,१०;१४; -ताय शा. ३,  
 ५,३,१०.  
 सवितृप्रसूत-ता- -तायै शां. ५,  
 २; ८,१;३;९,५; शा. १२, ७,२,  
 १७; गो. २,२,६.  
 सवितृ-मत्- -मत् शा. २, ३,१,  
 ३७;३८: का. १,३,१,२६;२७.  
 सुवीमन्- -मनि शा. ३,३,२,१२.  
 स-वत्सा- -त्साम् शांआ. ११, ४;  
 -त्सानाम् मं. १,८,८.  
 स-व्यस- -व्यसः ऐ.५,१६; ऐआ. १,  
 २,२;५,१,१; शां. १२, ९; २४,  
 ५; २५,३;११;२६,९.  
 स-वर्चस्- -सम् तैआ. ७, १०,१.  
 स-वर्थ- -वर्थ तै. ३,९,२१,१.  
 स-वशो(-शउ)-शीनर- -राणाम् ऐ.  
 ८,१४; -रेषु गो. १,२,१०।  
 सवश-मत्स्य- -त्स्येषु शांआ.६,१।  
 स-वाकोवाक्य- -क्याः गो.१,२,१०.  
 स-वा(त→)ती(वा)ऽ- -स्योः तै.  
 ३,१,६,२; -स्यौ तै. १,७,३,५.  
 स-चातृ- -तरौ तै.२,६,७,३.  
 स-वात्स- -वासाः शा. ५, २,३,५.  
 स-विशु- -शः शा. ८, ४, १, १५;  
 -शम् जै. १२९.  
 स-विज्ञान- -नः शा.१४,७,२,३.  
 स-वितर्क- -म् गो.१,१,३०.  
 स-वीर- -राः तै. १,२,१,२;५; ३,१,  
 १,२;२,१.  
 स-वीर्य,यां- -र्यः तै. २, ६, ७,२;

-र्याः शा. ५,३,४,२८.  
 सुवीर्य-ता- -तायै शां.८,७; का.  
 २,१,२,२.  
 सुवीर्य-त्व- -त्वाय तै. १,६,५,३;  
 ३,९,१,२; जै.८१.  
 स-वीवध-ता- -तायै ऐ. ८, १; तां.  
 १४,१,१०;११.  
 सवीवध-त्व- -त्वाय तां. ५, १,११;  
 २२,५,७;७,८  
 स-वृत्- -वृत्, -वृते तां.१,१०,९.  
 स-वेदस्- -दसा तै.३,५,७,२.  
 स-वेशीय- -म् आ. १, १३७; ४०४;  
 ४१४.  
 सव्यु,व्या- -व्यः ऐ. ७,१; शा. ११,  
 २,६,४; का. २,१,३,१०;४,१२;  
 तै. १,६,४,२;७,१०,१; ३,३,१,  
 ५; ष.२,१०; गो. १,३,१४;१८;  
 ५,३;४; -व्यम् ऐ. ७,१;८,२७;  
 ऐआ.५,१,४;शांआ.२,७;४,१५;  
 शा. २,४,२,२; ३,१,२,५;३,१४;  
 ६,८,१,८; ७,२,२,६; १२,५,१,  
 १२; का. १,३,३,२;९;६, १, ७;  
 तैआ. २,१,१;११, १; ४,३५,१;  
 मं. २,८,६;गो. १,३,१८; -व्यया  
 ऐआ.५,१,३; -व्यस्य ऐ. ३,२६;  
 शा.१,२,१,७;८; ३,१,२,४;८,३,  
 २७;का.२,१,४,५; -व्या ऐ.७,१;  
 शा. ११,२,६,४; गो. १,३,१८;  
 -व्या:ऐआ.१,२,३; -व्यात् शा. ३,  
 ५,३,२२; तैआ.५,१,२, -व्याम्  
 शा.२,६,२,१२; तां.१,७,८; ९,  
 ८,९; -व्यायाः शा. ३,८,३,२७;  
 -व्ये शांआ. ४,११; ६,२; १८;  
 शा. १,१,३,७;२,४,५; २,५, २,  
 ३८; ६,१, ३५; ३, ८,२, १३;  
 १२,५,२,७;१४,१,२,८; १०,५,

१ 'शवसतशीनरेषु' इति कालि. मुपा. चिन्त्यः । † स-वश- । 'सवमन्' इति मुपा. कौपीतक्युपनिषदीकारुच्छं-  
 करानन्दाभिमतश्च (वृ. कौठ. ४, १) । तथा च सहार्थ-सपूर्व/वसेः शतरि रूपं भवति । ऐ. (८, १४) वा.  
 (१३, ५, ४, २१) प्रश्न. देशनामसु वश-सत्वतोः श्रवणाद् अर्वावो यथामु. च 'सत्वन्मत्स्य-' इति च मुपा.  
 कल्पयन्ति वृ. J.R. A. S. (1908), ३६७ पृष्ठे । ‡ भा. सा. यथामु. प्राति. आहतुः । भा. (=तैसं १, ८,  
 १,२) B.ष. प्रमृ. तु 'त्य-' इति प्राति. आहुः । विमर्शः पारि. ब्र. । § 'सु-' मुपा. स्वरः? ।

२,८; का. १, ६, १, २४<sup>३</sup>; गो. १, ५, ३; न्येन ऐ. ३, २७; ८, ६; शां. १३, ७; श. १, १, ४, ५, ६; ३, ४, १२; १३; ८, ३, १; ११, ४, २, १; ३; का. २, २, २, ४; गो. १, २, ४; -व्यौ ऐ. ७, १; गो. १, ३, १८.  
 सव्य-दक्षिणा- णे ऐआ. ५, १, ३.  
 सव्य-पट्ट(√स्था)- ष्टा, ष्टारम् श. ५, ४, ३, १८.  
 सव्यपट्ट-सारथि- थी श. ५, २, ४, ९; ३, १, ८; ४, ३, १७.  
 सव्या-प्रष्टि- म् श. ५, १, ४, ९.  
 सव्या-युग्- म् श. ५, १, ४, ७; ९, ९, ४, २, ११.  
 सव्या(=व्यऽआ)-वृत्- वृतः शां. १८, ८; गो. २, ४, ६.  
 सव्येष्ठ-सारथि- थी तै. १, ७, ९, १.  
 सु-व्रत- -ताः श. ८, ७, १, ६; तै. १, २, १, १८.  
 स-शयनी- -यनी ष. २, १, २.  
 सु-शरीर- -रः तै. ३, ११, ७, ३<sup>३</sup>; तां. २१, ४, ३.  
 स-शस्त्र- -स्त्राणि ऐ. ५, ३३; गो. १, ३, ३.  
 स-शाख- -म् ऐआ. ५, १, ४.  
 सु-शीर्षन्- -र्षा तै. २, ३, ३, १; -र्षणम् तै. १, १, ८, ३; -र्षा तैआ. ५, १, ७.  
 सु-शुक- -म् श. ३, ३, ३, १८.  
 सशुक-शु- -त्वाय तै. १, ३, ९, ३; गो. २, २, १६.  
 √सञ्च, सञ्चसि श. २, ३, ४, ३८; ४, ३, ५, १०; का. १, ४, १, २७; सञ्चिरे तै. २, ७, १२, ६; सञ्चुः तै. २, ४, ५, २; सञ्चिम श. १४, ३, १, १९<sup>३</sup>; सञ्चत तै. २, ६, १३, २; ८, १, १; असञ्चत शांआ. २, १८; तैआ. १, ५, १; ११, ५; ७; सञ्चत् तै. २, ५, ८, १०.

स-श्यापर्ण- -र्णः ऐ. ७, ३४.  
 स-पकार- -म् ऐआ. ३, २, ६<sup>३</sup>; शांआ ८, ११.  
 स-षोडशिक- -कानि तां. २०, १४, १; २१, ६, १; ९, १; १०, ४; -के तां. २०, २, १; ८, १; ९, १; २१, ११, १; १३, १.  
 स-संस्कार- -राः गो १, २, १०.  
 सु-सत्य- -म् तै. ३, १२, ५, १०.  
 स-सत्रिन्- -त्रिणः श. ११, ८, ४, १; १२, १, १, १.  
 ससत्रुयी- √सन् गद्र.  
 ससवस- पद्र.  
 सु-सामन्- -मा श. १, ४, १, १.  
 स-सामिधेनीका- -का शां. १, ५.  
 स-सुपर्ण- -म् शां. १८, ४.  
 स-सुरत- -म् ऐ. १, ३०.  
 ससृजान्(√सृज्)- -नः श. ३, ९, १, १; ४, ६, ४, ३; जै. १३९: १६६: -नम् ऐ. ४, २८; -नस्य श. १, ६, ३, ५; ४, ६, ४, १; -नाय श. ११, १, ६, ७<sup>३</sup>; ८; ९: ११<sup>३</sup>; तै. २, ३, ८, ३.  
 ससृवस(√सृ)- -वांसः<sup>३</sup>; -वांसऽइव श. ५, १, ५, २७; -वांसम् श. १, ८, २, ६<sup>३</sup>; तै. ३, ७, ६, १७; -वा(=वान्) इव श. १, ८, २, ६; -सृवः तै. १, ३, ६, ९.  
 सु-सोम- -मेन श. ११, ७, २, ८<sup>३</sup>.  
 ससोम-स्व- -त्वाय तां. ८, ४, १.  
 ससोम-पीथ- -थान् ऐ. ३, २०.  
 स-स्थान- -नः आ. १.  
 सु-स्थूग- -म् श. १४, ५, २, १.  
 सु-स्नि- -स्नि ऐआ. १, ३, ४; -स्निम् तैआ. ४, ११, ८.  
 सुस्नि-तम- -म् श. १, १, २, १२; का. २, १, २, ११; तै. ३, २, ४, ४.  
 सस्यु- -स्यम् शां. १९, ३<sup>३</sup>; श. ११,

२, ७, ३२; -स्यस्य शां. ४, १४; -स्यानाम् तै. २, ५, ५, १.  
 स-स्वर- -राः गो. १, २, १०.  
 स-स्वाहा<sup>का</sup>(र→)रा- -स्या ऐ. ७, ३३; -राभिः ऐ. ७, १७.  
 √सह, सहते शांआ. १२, ४; श. ७, ४, २, ३३; ३४; तां. १२, ९, २२; जै. ६७; सहन्ते तै. २, ८, ५, ५; गो. २, ६, १६; सहसे तै. २, ४, ७, ४; ससाहे ऐ. ६, ३६; ससाहतुः ऐआ. ५, २, १; सहस्व शांआ. १२, ७; श. ५, २, ४, १६; तै. २, ४, ७, ९; सहस्व श. ५, २, ४, १६; ७, ४, २, ३९<sup>३</sup>; तै. २, ४, ७, ४; सह शांआ. १२, ७; श. ११, ५, ३, ७-११; सह शां. ४, ८<sup>३</sup>; असहत जै. ६७<sup>३</sup>; असहन्त श. ७, ४, २, ३३; ३४; असहन्त श. ७, ४, २, ३३; ३४; तै. १, ५, २, ८; तां. १२, ९, २१; मं. २, ३, २१; सहयुः शांआ. १२, ७; सहय जै. ६७; सद्याः तै. २, ८, ६, ६; असहिष्ट गो. २, ३, २३; असक्याः ऐ. ६, ३३.  
 सहमान, ना- -नः तै. ३, १०, १, ३; तैआ. ४, २५, १; -नम् ऐ. ८, ३; तै. २, ८, ५, ८; तैआ. १०, ५, १६; -ना श. ७, ४, २, ३९; मं. १, ६, २, ८; -नाय तै. २, ८, ६, ८; ३, १, २, २.  
 सहमान-वत्- -वत् ऐ. ८, ३.  
 सहध्वै तै. ३, ६, १०, १.  
 सहस- -हः ऐ. ३, ८<sup>३</sup>; ४१<sup>३</sup>; ४, ३२; ऐआ. ५, २, १<sup>३</sup>; शां. ३, ५<sup>३</sup>; २०, ३, २१, ३; २२, ३; श. ४, ३, १, १८; ५, ४, १, १४; ६, ६, २, १४; ८, ४, २, १४; १२, ७, १, ८; २, ८; तै. २, ५, ७, १; ६, १, ५<sup>३</sup>; ५, ५, ७; ३, १७, २; १९, २; ८, ५, ६; ७; २; ६, १०, १; ७, ९, ३; ११, १, २१; १२,

† मुपा. १. मूलतः 'सशयिनी' इति वा स्यात् 'सशयनीः' इति वा । उत्तरे कल्पे समानं शयं शयनं नयतीति कर्तृविशेषणतया योगो द्र० । तु० ल० ७, १२, १४. यत्रस्यः 'यमायनी' इति मुपा. १ । तत्रापि भाष्ये तु हस्यः मुपा. भवति । √स्नातेरिति प्राग्भः । √सनेरित्यर्वाचः ।

९, ५; तैआ. १०, २६, १; तां. १, ६, १; २२, १५, ४<sup>३</sup>; ङै. १. १६; गो. २, ३, ५<sup>३</sup>; ६: -हसः ऐ. १. २८; ३, २६; शां. २३, १; श. ६, ६, २, १४; तै. २. ८, ५, ६; ३, १२, ३, ३: -०हसः तै. ३, ६. १०, ४: -हसा ऐ. ५, १५; श. १, २, ३, १; ८, ५, १, ८; का. २, २, १, १५; तै. १, १, १०, १: २, ४, ७, ५; ६, ११, ९: ७, ६, ३; ८, ५, ५; ३, ५, ७, ३; ७, ६, २३; ११, ६, ४; तैआ. २, १, १, ५, २; -हसाड्व श. २, ३, २, ९; १०; ४, ३, १, १८; का. २, २, १, १५; -हसे ऐ. ३, १९; ८, २; ऐआ. १, २, २; ५, १, १; शां. १५, ३; २१, २; २४, २; २५, ३; २७, २; श. ४, ३, १, १८; ७, १, ३, १; तै. १, ४, ४, ९; २, ८, ३, ४; ३, ६, १०, १: -हांसि तै. २, ४, ७, ५; ८, ५, ५; -होमिः श. ४, ३, ३, १८; ५, ७, ७; तै. २, ४, ७, ९; ८, ५, ५; ष. १, ५.

सहस्कृन्-स्कृत्, स्कृतम् श. २, ३, ४, २१; का. १, ४, १, १६.

सहस्त(म→)मा-मा तै. ३, ४, ७, ३.

सहस्त्र(-हस+मतुप्)-स्वत् ऐ. ८, २; स्वतः तैआ. ६, ११, १; -स्वन्तः श. २, ३, ४, २१<sup>३</sup>; का. १, ४, १, १६<sup>३</sup>; -स्वान् तै. २, ८, ४, २; ३, १०, १, ३; ९, ८; १०, ३; तैआ. ४, २५, १.

सहोजा-जाः शां. २२, २.

सहोदा-म् ऐ. ५, ४; श. ४, ३, ३, १४; तै. २, ८, ३, ४.

सहोदधतमस-से आ. १, ३९८.

सहोमहस-हसी आ. २, १२, ५; जैआ. २, २२, ७.

सहोरयिष्ठीय-यम् जैआ. १, ४००; -ये आ. १, १५०.

सहिष्(-हस्विन्+इष्टन्)-ष्ः ऐ.

७, १६; ८, १२; -ष्ठी ऐ. २, ३६.

सुहीयस्-यसः शांआ. १, २; -यान् ऐ. १, २८; तै. ३, १०, १, ३; ९, ८; १०, ३; १२, ३, ३; तैआ. ४, २५, १.

सहस्य-स्यः श. ४, ३, १, १८; ८, ४, २, १४; -स्याय श. ४, ३, १, १८.

सिहसहस्र-हान् तैआ. ४, २५, ११.

सहा-म् सा. २, ६, १०.

सहान्वन्-वानम् ऐ. ४, २०.

सहुरि-री तै. ३, ५, ७, ३.

सह्यस(=सहीयस्)-ह्यसे शां. २१, ३

सहृन्-ह्रा श. १३, ५, ४, २२; सहृ ऐ. १, ३<sup>३</sup>; २८; २, २०; २५<sup>४</sup>; २७<sup>३</sup>; ३, २९; ४४; ४, २७; ५, १५; १७; ६, २८<sup>३</sup>; ३०<sup>४</sup>; ८, ११<sup>३</sup>; १५: २०; ऐआ. ५, २, २: ३, ३; शां. २, १; ७, १०; १२, ३<sup>३</sup>; ४; १५, २<sup>३</sup>; ३<sup>३</sup>; १७, १<sup>३</sup>; २६, १०; २७, ६<sup>३</sup>; शांआ ४, १४<sup>३</sup>; ५, ३<sup>३</sup>; ४; ६, २०<sup>४</sup>; ११, ८; १२, ६; श. १, १, २, १८; २, १, १<sup>३</sup>; २<sup>३</sup>; ४<sup>३</sup>; ५<sup>३</sup>; ३, २; ५, १, १६; ६, ३, ११; ४, २; ३; ७, २, १२; १३; १४; ८, १, १९<sup>३</sup>; ९, १, १५; २, २, ३, २७<sup>३</sup>; ३, ४, ४; १२<sup>३</sup>; ४, १, ८; ९; २, १९<sup>३</sup>; ४, ४; १८; ५, २, २९<sup>३</sup>; ३७: ३८; ६, १, २७<sup>३</sup>; -२९<sup>३</sup>; ३१<sup>३</sup>; २, ९<sup>३</sup>; २, ४, ३<sup>३</sup>; १७; २०; २१<sup>३</sup>; ३, २, १४; ४, २२<sup>३</sup>; ४, २, १४; ३, ९; ५, ४, १६; ६, ३, १९<sup>३</sup>; ९, ३, १७<sup>३</sup>: २०; २१: २२; ४, २२; ४, ३, १, ८<sup>३</sup>; ९<sup>३</sup>; ३, ९<sup>३</sup>; ४, ३, ७; ४, १४<sup>३</sup>; ५, २, ४; ५<sup>३</sup>; ४, १०; ५, ४<sup>३</sup>; ६, ८, १३<sup>३</sup>; १५<sup>३</sup>; ५, १, २, १५; ५, २०; ५, ३, ३<sup>३</sup>; ४, २, १; ३, १, १०; २, ८<sup>३</sup>; ४, ३, ६<sup>३</sup>; ५, १, ५; ७, ३, ३; ६; १३; ८, २, ६; ७, १, २, २३; ३, १, २१; २, ९; ४; १, ४३; ५, २, २९; ८, १, ३, ४; ४, २, २; ३, २; ५, ३, १<sup>३</sup>; ६, १, १२; २१<sup>३</sup>; ३, २३; ७, २, ३; ९, २, ३, ३५; ४, १, ७-१२; १०, १, २, २<sup>३</sup>;

३<sup>३</sup>; ४<sup>३</sup>; ५<sup>३</sup>; ६; ४, १, २१<sup>३</sup>; ३, ९; १९; ५, २, ८; ११, ७, ४, ३; १२, ३, ३, १४; ७, १, १०; ३, २; ९, १, १२-१७; १३, ४, १, ८; ९; २, १०; १४, १, १, ४; २, २, ३; ३, १, ३१<sup>३</sup>; ४, ३, २६; ७, १, १४; २, ८; ३०; ९, ४, १, ८; १९; २२<sup>३</sup>; का. १, २, ३, २३<sup>३</sup>; ३, ३, १६<sup>३</sup>; ४, ११<sup>३</sup>; ४, १, ३; १०<sup>३</sup>; २, ४<sup>३</sup>; ५, १, २६<sup>३</sup>; ३३; ३४; ६, १, ११; १७<sup>३</sup>; -२०<sup>३</sup>; २, ५<sup>३</sup>; २, १, २, १४; ४, १<sup>३</sup>; २, १, ४<sup>३</sup>; ६, ६; तै. १, १, १, ५; ३, २<sup>३</sup>; ६, ४; २, १, ९; १३; १४; ३, ४; ६, ४<sup>३</sup>; ३, २, १; ७, ५; १०, १०; १, ८, ६; ५, ५, २; ३; ४<sup>३</sup>; ६, १०, ४<sup>३</sup>; ७, ८, ६; ९, ६<sup>३</sup>; २, १, १, ३<sup>३</sup>; ६, २; २, ८, ४; ४, २, ४; ४, ५; ६, ९; ५, १, २; ६, २<sup>३</sup>; ७, १५, ४; १६, ४; ८, ६; ३; ३, २, ४, ७; ६, २; ३, ६, ३; १०, २; ४; ३, ५, ८, १<sup>३</sup>; १३, १<sup>३</sup>; ७, १, ४; ९; ४, ३; १०; १२; १५; ६, १२; २३; ९, ४<sup>३</sup>; १३, ४; ८, ५, १<sup>३</sup>; २; ३; ९, ३, ३; तैआ. १, १, २; ३, २; ३; ४; ४, २; ६, २; ३; ८, १; १०, २; २१, १; २५, २; २७, १; २८, १; २, १, १; ३, ११, ५; ४, ८, ४; १०, ३; ११, ८<sup>३</sup>; २०, २; २१, १<sup>३</sup>; ३६, १; ४२, २; ५, १, १; ७, ५; ८, ७<sup>३</sup>; ९, ११<sup>३</sup>; ७, ३, १<sup>३</sup>; ४, २; ८, १, १<sup>३</sup>; ४, १; ९, १; तां. १, २, १<sup>३</sup>; ६, ६; १, ५, ८; ६, १; ८; १५; ७, २, २<sup>३</sup>; ५, ६; ८, १४; १०, १<sup>३</sup>; ८, १, ९; ३, ५; ४, १; ९; ९, १, ३६; ८, १; १०, १; १०, १; १२, ३, ५; १३, २, ५; ६<sup>३</sup>; ५, २; १४, ९, ३; ११, २; १५, ३, २; १६, ५, २, ५; २४, ११, ५; १५, ४<sup>३</sup>; २५, ८, २<sup>३</sup>; जै. १, ५<sup>३</sup>; १७<sup>३</sup>; ३४; ३८; ५४; ९४<sup>३</sup>; ९५<sup>३</sup>; १०२; १२५<sup>३</sup>; १२७; १४०<sup>३</sup>; १४९<sup>३</sup>; १६०; १६८; २१०; जैठ. १, १५, ३, ३; ५; ३, ५, १, ६; १४; २, ८; ३, २; ६; ४, ३; ६;

† 'सासहान्' 'साह्वान्' इति वा मुपा. स्यात् ।

५, २; ६; ६, २; ६; १, २; ६; ८, ६; १५;  
 ६, १, ३; ६, २; प. ३, १०; सं. १,  
 ८, २; २, १, ७; ८, १०; सं. ३; गो.  
 १, २, ७; ३, १५; १८; २०; २०;  
 ५, २, ४; २, ५; २, १, १२; १७; ३,  
 १४; १८; ४, १०; ६, ६; ९.  
 सहचय- -यः ज. १२८.  
 सहचर- -राणि ऐ. १, १५; ६.  
 ३०; गो. २, ६, ९.  
 सहजन्त्या- -न्या श. ८, ६, १,  
 १७.  
 सहदानु- -म् श. ९, १, २, ८.  
 सहदीक्षिन्- -क्षिणः तां. १०,  
 ३, ६; ७.  
 सहदेव- -चः श. २, ४, ४, ४; का.  
 १, ३, ४, २; -वाय ऐ. ७, ३४.  
 सहदेवा- -म् सा. २, ६, १०.  
 सहपति- -तयः ऐ. ३, २३; गो.  
 २, ३, २०.  
 सहभस्मन्- -स्मानम् ऐ. ७, ५.  
 सहरक्षस्- -क्षाः श. १, ४, १,  
 ३४; ३, ५, १, २१.  
 सहर्षभा(-हृत्प्रथम)- -भा तै. ३,  
 ५, ८, १; १३, १; -भाः श. १,  
 ८, १, २०.  
 सहसोम- -माः श. ४, ४, ३, ७.  
 सहा(-हृत्प्रथम)- -म्भौ गो.  
 २, १, १२.  
 सहो(-हृत्प्रथम)-जस- -जसः तै. ५,  
 १, १८, १; -जाः तै. १, १, १.  
 सहो(-हृत्प्रथम)-जस- -जसः श. ५,  
 ३, ४, २८.  
 सहस्र- -स्रम् ऐ. २, १७; ४, ७; ५,  
 १४; १६; ६, १५; ७, १८; ३४;  
 ८, २०; २२; २३; ऐ. १, ३, ८;  
 २, ३, ४; ५; शां. ११, ७; १८,  
 १; ३; २१, ५; २५, ६; १४;  
 २७, ३; शां. ६, १; ८, २; श.  
 ३, ३, १, १३; ३, ८; ४, १, ३, १८;  
 ५, १, ११; ८, १, ४; ६; ८; ६, १,

१५; ७, ३; ५, ५, १, २; ७, २, ४,  
 २७; ५, २, १३; १७; ८, १, ४, १०;  
 ६, ३, २, ४; ७, ४, ९; ११; ९, २, ३,  
 ३२; १०, २, १, ८; ९; १०; ११;  
 ३, १, २-८; ४, ४, १; ११, ४, ३,  
 २०; ६, ३, १; १३, १, ३, १; ४, १,  
 ६; २, २; ५, ४, ८; १४, २, २, ४७;  
 ५, १, १; ६, १, २; १०, ४; ७; १०;  
 १३; १६; १९; ७, १, १६; १७; ३९;  
 ४०; २, १०; ९, ४, २३; तै. २, ५, ३,  
 ३; ३, ६, १३, १; ७, ६, ११; १२; ८,  
 ६, १; १५, ३; १६, २; ९, ४, ६; १०,  
 ८, २; ११, ९, ४; १२, ५, ८; ९, २;  
 तै. १, २, ३; ७, ५; ६, ७, १;  
 तां. १, २, २; ३; ८, १, ५; ६; ५,  
 १२; ९, ४; ९, १, ३५; १३, ११,  
 १४; १५, ५, १४; १६, ८, ३; ४;  
 ६; ७; ९, २; ३; १०, ६; १२; ११,  
 १; १५; २०, १५, ७; ८; २१, १,  
 १; २; ७; ९; १०; २५, ९, १; १०.  
 १८; १९; १७, १; जै. १४८; १४९;  
 १५६; १८६; २०४; २१२; जै. ४  
 १, १०, २, १; ३; १४, ३, ५; १८,  
 १, ४; ५; २, २, ४, १०; १२; सं. ५;  
 गा. ३, १, १०; ११; १३; २, १; ३;  
 १०; ५, ३; ६, ३; ८; ९; ९, ८; गो.  
 १, २, ५; ५, २३; -स्रम्-स्रम्  
 तां. २५, १६, ३; -स्रस्य श. ७,  
 ५, २, १७; ८, ७, ४, ११; तां. १६,  
 ८, ५; ११, १४; १६; २१, १, १; ३;  
 ४; ५; ६-८; जै. १४९; -स्रा  
 श. ११, ६, ३, ४; १४, ६, ९, १; २;  
 तै. ३, १, २, ७; तां. २१, १, ९;  
 -स्राः सं. २, ६, ९; -स्राणि ऐ.  
 ८, २२; ऐ. २, २, ४; ३, ८;  
 शां ११, ८; शां. २, १७; श. २,  
 १, १, ६; १८; ३०; १०, ४, २, २०;  
 २५; ३, ८; २०; ५, ३, ३-७; ९;  
 ११; १२, ३, २, ५; १३, ४, १, ६;  
 ५, ४, १६; १७; १४, ५, १, २१; ५,

१९; तै. २, ७, १२, २; तै. १, १,  
 १२, १; ३, ११, १०; तां. १३, ७,  
 १२; जै. ६; गो. १, ५, ५; -स्रात्  
 ऐ. ७, १७; शां. १८, ३; श. ११,  
 १, २, ९; तै. १०, ४८, १; ४९, १;  
 ५०, १; -स्राय श. ७, ५, २, १३; ८,  
 ७, ४, ११; तै. ३, ८, १५, ३; १६,  
 २; -स्रे ऐ. ८, २२; शां. १८, १;  
 श. ४, ५, ८, १४; ६, १, १५; १४,  
 २, २, ४७; तां. २१, १, १; जै.  
 १४९; -स्रेण शां. ६, १; श. ४,  
 ५, ८, ८; १४; ५, ५, १२; ७, ८,  
 २, १४; १५; ८, ७, ४, ९; १०, २,  
 १, ११; तै. २, ६, १०, ५; तै. १,  
 १०, १, ८; जै. १८६; -स्रेणु श.  
 १०, ४, २, २०; तै. २, ४, ४, ८;  
 -स्रेः श. १०, २, १, ११; तै. १,  
 ६, ३; तां. १७, १४, २.  
 सहस्रकाण्ड- -ण्डेन तै. ३, ७, ६,  
 १९.  
 सहस्रकृत्वस्(ः) सा. १, ५, १३; २,  
 २, १; २; ३; ३, ३-५; ७, ४; ११;  
 १२; ८, ३; ५; ३, ५, ७; ७, ३; ९,  
 १; ३; गो. १, १, २२.  
 सहस्रजित्- -जित् श. ५, २, २,  
 १०.  
 सहस्रतम्- -मे श. १०, ४, ४, ३.  
 सहस्रतमी- -म् श. १०, ४,  
 ४, ४.  
 सहस्रदक्षिण- -णः ऐ. ८, ११; सं.  
 १, ३, १३; -णाः तै. ६, ३, २;  
 -णे गो. १, ५, ७; -णेन गो. १,  
 ५, ८.  
 सहस्रद्रा- -द्राः श. ७, ५, २, १३.  
 सहस्रधा ऐ. १, ३, ८; शां. ६,  
 १९; श. ७, २, ४, २७; १४, ६,  
 ११, ४; ७, १, २०; जै. १, २, ३,  
 ४; ९, १, ३; २, ५.  
 सहस्रधामन्- -मा तै. २, ८, १,  
 ५.

† 'दीक्षितन्' इति Mss. ? † 'कृत्वस्' इत्यत्र टि. द.

सहस्र-धायस्(√धे)- न्यसम् तैआ  
१,२१,३;२४,४;३१,६९.  
सहस्र-धार,रा- -रम् ऐआ. ५,३,२;  
श. १,७,१,१४<sup>१</sup>; तै. ३,२,३,३;  
तैआ. ६, ३,२; -रा श. ९, २,  
३,३८<sup>१</sup>; -राम् श. ९,२,३,३८;  
-रेण तै. १,४,८,६.  
सहस्र-पर(म→)मा- -मा तैआ.  
१०,१,७.  
सहस्र-पाजस्- -जसः तां. ४,२,१५.  
सहस्र-पाथस्- -थाः तै. २,५,३,३.  
सहस्र-पाद्(←पाद)- -पात् शां.  
६,१; श. १३, ६, २,१२; तैआ.  
१,२३,४;३,१२,१; ष ४,१.  
सहस्र-पा(श→)शा- -शया मं. २,  
२,८.  
सहस्र-पुत्र- -त्रम्, -त्राः जैउ. २,  
२,४,११.  
सहस्र-पोषु- -षम् श. ३, ३,३,८;  
मं. १,५,४; -षस्य मं. १, ८,६;  
-पात् प. ३,७; -पाय मं. १,८,६.  
सहस्र-पोषण- -म् मं. १,८,६.  
सहस्र-प्रधन- -नेषु तै. १, ५,८,२.  
सहस्र-वृन्दुर- -म् तैआ. १,३१,१.  
सहस्र-बाहु- -हुः मं. २,४,७  
सहस्रबाहवीय- -म् आ. जैआ.  
१,१३१.  
सहस्र-भृष्टि- -ष्टिः श. १, २,४,६<sup>१</sup>;  
का. २,२,२,५<sup>१</sup>; तै. ३,२,९,१.  
सहस्र-मानव- -वः तां. ४, ९, १;  
सा. १,६,२;३,१,४.  
सहस्रं-भरु- -रः ऐ. १,२८; श. ६,४,  
२,७.  
सहस्रंभर-ता- -ता ऐ. १,२८.  
सहस्र-याज्- -याट् तां. २१,१,९.  
सहस्र-याजिन्- -जिनम् तै. १,४,  
१०,४<sup>१</sup>; ता. १७, १४, २; -जी  
तां. १६,८,६;२१,१,९.  
सहस्र-युज्- -युक् तैआ. १,१२,३.  
सहस्र-योजन- -नम् श ९,१,१.

२८;२९; -ने श ९,१,१,२८;२९<sup>१</sup>  
सहस्र-वत्- -वत् ऐ. २, ४०; ४१;  
श. ११,४, ३,१९; तां. १२, ४,  
२; -वान् ऐ. २,४०;४१.  
सहस्रवती- -ती तां. ४, २,१५;  
-त्वौ श. ११,४,३,१९  
सहस्र-वर्त्तिनि- -नि ष. १,४<sup>१</sup>.  
सहस्र-वल्श- -व्शाः श. ३, ६, ४,  
१६; तै. ३, २,२,६; -व्शेन तै.  
३,३,२,१.  
सहस्र-वीर्य, र्या- -र्यः शांआ. १२,  
७; -र्यां श. ७,४,२,३९.  
सहस्र-वृत्- -वृत् तैआ. १,१०,१<sup>१</sup>  
सहस्र-शतदक्षिण- -म् श. १३, ५,  
४,७  
सहस्र-शसः(ः) तैआ १,२४,४.  
सहस्र-शाख- -खे तैआ. ७,४,३.  
सहस्र-शीर्ष- -म् तैआ १०,११,१  
सहस्रशीर्षन्- -र्षां श. १३, ६,  
२,१२; तैआ. १,२३,४; ३,१२,  
१; ष ४,१  
सहस्र-श्रङ्ग- -ङ्गः तै ३,७, २,७.  
सहस्र-संवत्सर- -रम् श. १०,४,४,  
३<sup>१</sup>; तै. ३,१२,९,८; तां. २५,१७,  
१,४;१८,१,७; सा. १, ४, ११;  
प. ४,२<sup>१</sup>; -रस्य श. १०,४,४,२;  
१२,३,३,५; १०;१२<sup>१</sup>; १४; गो.  
१,५,१०<sup>१</sup>; -राय श. १२, ३,३,  
१; गो. १,५,१०; -रेण श. १२,  
३,३,५; गो. १,५,१०<sup>१</sup>.  
सहस्र-सन्नि(√सन्)- -निः ऐ. ५,  
१४; श. २,३,४,१५; का. १,४,१,  
१२; मं. १,७,८; -निम् प १,४;  
मं. १,७,८.  
सहस्र-सा- -साः ऐ. ४,२०; शां.  
२१, ३; श. ५, १, ५, २३,  
-साम् श. २,३,४, १५; का. १,  
४,१;१२<sup>१</sup>.  
सहस्रसा-तम- -तमः श. ११, ४, ३,  
१९.

सहस्र-सम- -म् तै. ३,१२, ९, ७;  
तां. २५,१८,५.  
सहस्र-संमित- -तः श. १३,१, ३,  
१. तै. ३,८, ६,१; ९,४,६; १२,  
५,८  
सहस्र-साव्य- -म् तां २५,९,१;४.  
सहस्र-सूर्य-ता- -तायाः तैआ. १,  
७,५.  
सहस्राक्ष(-म्सअक्षि)- -क्ष श. ९,२,  
३,३२, -क्षः शां ६,१; श. ७,५,२,  
३२<sup>१</sup>; ०, १, १, ६<sup>१</sup>; २,३, ३२; १३,  
६,२,१२; तैआ. १, २३, ४; ३,  
१२,१; ष ४,१; -क्षस्य तैआ. १०,  
१,५; -क्षाय मं २,४,६.  
सहस्रा(-म्सअ-)-क्षर,रा- -रम् जैउ.  
१,२,३,१; -रा तै. २, ४, ६, ११;  
तैआ. १,९,४; ६,८,१; तां. २५,९,  
४; -रासु ता. १६,२,५.  
सहस्रा(-म्सअ-)युत- -ते जैआ. १,  
२९१<sup>१</sup>.  
सहस्रायुनीय- -ये आ. १,  
२९१.  
सहस्रा(-म्सअ-)यु- -युम् ऐ. ६, ३३.  
सहस्रायुस्- -युः श. ११,१,६,६;  
-युषः श. ११, १, ६; १५; -युषम्  
शां. ३०,५; गो. २, ६, १३.  
सहस्रा(-म्सअ-)-र्ह- -र्हः श. १३,४,  
२,२; -र्हम् श. १३, ४, २, १.  
सहस्रा(-म्सअ-)इव- -म् तैआ. १,  
३१,१.  
सहस्राश्वीन- -ने ऐ. २,१७.  
सहस्रिन्- -स्त्रिगः ऐ. ४, ३१; तै. २,  
४,८, ३; -स्त्रिगम् तै. ३, ७, ५,  
१३<sup>१</sup>; १०,८,१; दै. १,१४; -स्त्रिगौ  
तै २,४,८, ४; -स्त्री श. ११,४,  
३,६; तै. २,५,३,३.  
सहस्रिगी- -गीभिः तै. २, ८,  
१,२.  
सहस्रिय- -यः श. ७, १, १, २२;  
८,६,३,२१<sup>१</sup>; तै. २,४, ६, १२;

-यम् श. ७, १, १, २२.  
स-हिङ्कार-राणि का. १, २, ४, ९.  
स-हिरण्य- -म् श. ३, २, ४, १३.  
सहिरण्य-पात्र- -म् श. ५, १, ५, २८.  
स-हृति- -ती तै. ३, ५, ७, २.  
स-हृदय- -यः तै. १, १, ३, १२; २, १, ७; -यम् तै. १, १, ३, १२.  
सां ए. ३, २३; तै. ३, ७, १, ९; जै. १, १७, १, ४; ५; १८, २, ४.  
सांवत्सरिक(←संवत्सर)- -कः शां. २५, १४; -काणि ऐ. ४, २२; -के ऐ. ६, ३०; शां. २५, १२; गो. २, ६, ९.  
सांवर्ग-वार्ध्वर्ग- -घ्ने आ. १, ६.  
सांवर्त(←संवर्त)- -र्तम् तां. १४, १२, ६; ७; -र्ते आ. १, १८२; -र्तेन तां. १४, १२, ७.  
सांविधि(←संविद्)- -म् तां. २, २, ६.  
सांशक्त(←सं-शंसा)- -म् गो. २, ४, १५-१७.  
सांज्ञान- -नानि जैआ. १, २५८.  
सां(-सअं)-स- -म् ऐ. ७, १; गो. १, ३, १८.  
साकम् ऐ. ३, ४९; ५, १२; ७, १८; शां. ४, ९; का. १, ६, ४, ५; ८; तै. १, ६, ६, २; ५, ५; ८, ९; २, ४, ७, ६; ७, १३, ३; १५, ३; ८, ८, २; तैआ. १, ७, १; तां. ८, ८, ४; २०, ४, ४; १३, २; २५, १, ५; २, ४; जै. ६५; गो. २, ३, १२; ४, ११.  
साकं-वृत्- -वृत्ती तां. २०, १३, ३; २५, १, ६; -वृद्भ्याम् तां. २५, २, ४.  
साकं-ज- -जानाम् तैआ. १, ३, १; -जौ श. ३, ४, १, २१.  
साकम(-मअ-)-श- -शः शांआ. १५, १; जै. १८१; -श्वम् तां. ८, ४; ११, ११, ५; २४, १, १७; २०,

४, ४; जै. ६५; १८१; २०१; जैआ. १, १९३; २५६; आ. १, १९३; गो. २, ४, ११; -श्वस्य तां. १४, ९, १७; जै. ६५; आ. जैआ. १, ७; -श्वत् ऐ. ३, ४९; शांआ. १५, १; -श्वेन ऐ. ३, ४९; तां. ८, ८, ४; ५.  
साकमइव-त्व- -म् जै. ६५.  
साकमे(-मअ-)-घ- -घाः शां. ५, ५; ७; का. १, ६, ४, ५; गो. २, १, २३; -धानाम् तै. १, ४, १०, ८; तां. १७, १३, १२; -घैः शां. ५, ७; श. २, ५, ३, १; ४, १०; ६, ३, २; ४; १०; ४, १; ७; ८; ५, २, ४, ३; ७; का. १, ५, २, १; ३, १०; ६, ३, २; ४; ८; ४, १; ८; ९; तै. १, ४, ९, ५; १०, २; ६; ७; ५, ६, ४; ६, ८, १; तां. १७, १३, १७; २५, ४, १; गो. २, १, २५.  
साकमेध-त्व- -म् तै. १, ४, १०, ८.  
साकं-प्रस्थाद्य- -द्यः, -द्यस्य, -द्येन शां. ४, ९.  
साकेत- -ताय तैआ. ४, १६, १.  
साक्षात् ऐ. ३, ८; ४, २६; ५, ४; श. २, १, १, ६; १३, २, ५, २; ३, ५, ३; ६, ५; १४, ६, ४, १; ५, १; का. १, १, १, ४; तै. १, २, १, ६; ३, ६, १; ७, ६; ४, १०, ७; ६, ५, ६; ६, २; ८, २, १; ३, २, ३, ४; ३, ७, ८; ९, २, ३; तैआ. ५, १०, २; तां. ४, २, ६; ५, ७; ६, १३; ५, २, ७; ३, २; ९, २; १०, ६; ९, ५, ७; १६, ६, २; गो. २, ३, ४.

सांख्य- -त्यात् श. १४, ५, ५, २० ७, ३, २६.  
साङ्ग- -ङ्गः ऐआ. १, ३, ८; शां. १, १; श. १२, ८, ३, ३१; जै. १०८ जै. ३, १, ३. ३; ५; ४, ६, ३, ९ -ङ्गम् जै. ४, ७, १, ९; २, ८; १, १८; -ङ्गाः जै. १०८.  
साङ्गमन्- -नः श. २, ३, २, १; ३.  
साङ्गह(ण→)णी- -ण्या तै. ३, ८, १, १.  
साच्य(√सच्य)- -यानि श. ३, ४, १, ७ साचि- -चयः श. ३, ४, १, ८.  
साचिऽइत् तां. ५, १, १२.  
सा(चि→)ची-गुण- -णे ऐ. ८, २३.  
साक्षीवी-पुत्र- -त्रः, -त्रात् श. १०, ६, ५, ९; १४, ९, ४, ३२.  
साण्ड(सअ- वा आ-)- -ण्डः तां. १६, १३, ९; १८, ९, २०.  
सात्(√सन्)- -तः श. १२, ६, १, ६; तम् तै. २, ३, ९, ९; जै. १३०; २०६.  
सात्ति- -तयः तै. ३, २, ३, १०; -तये ऐ. ६, १८; १९; ऐआ. ४, १, १; श. २, ३, ४, १२; का. १, ४, १, १०; तै. २, ७, १३, ३; जै. १९९; गो. २, ४, ३; ६, १; -तिः, -तेः वं. १९; -तीं शां. २५, २; ६.  
सा(सअ- )तिजागत- -म् गो. २, ६, ९  
सा(मअ- )त्मन्- -त्मा श. १२, १, २, ३; २, २, २३; तै. १, २, १, ७; ३, ८, २०, ५; तैआ. ५, ९, ३; गो. १, ४, ७||-९||: १०; ५, ६; ७; ९; -त्मानम् तै. ३, ८, २०, ५; तैआ. ५, ९, ३; गो. २, ४, ७.  
सात्म-त्ता- -म् घ. ११, ५, ६, ९.  
सात्म-त्य- -त्वाय तै. १, १, ६, ४; गो. २, १, १.  
सात्यु(←सत्य)- -त्यः श. १४, ५, ५, १२; -त्यम् आ. जैआ. १, २४४.  
सात्यकामि(←सत्यकाम)- -मिः जै. १३३; १३७.

† 'सामन्' इत्यस्यादिममञ्जरूपम् । † ←संवर्ग ←वृत्रहन् । ‡ 'संशानानि' इति आ. पाठः । § ना. तु 'स्वानेः' इति षठितिः । † साचि' इति (√सच्येः कलरयति 'जागतम्' इति च ष्यक् करोति । † † † 'म आन्ना' इति कालि मुप्य ।

सात्यकामिन्-मिनः जै. १००.  
 सात्यकि(←सत्यक)-कये, -किः  
 जैउ. ३,७,५,१.  
 सात्यकीर्त्त(←सत्यकीर्ति)-र्त्तः जैउ  
 १,१,५,४:-र्त्ताः जैउ. ३,६,४,१.  
 सात्ययज्ञ(←सत्ययज्ञ)-ज्ञः श.  
 ३,१,१,४.  
 सात्ययज्ञि-ज्ञयः जैउ २,२,२,  
 ५;-ज्ञिः श. ११,६,२,३; १३,४,  
 २,४; ५,३,९; जै. ८७; जैउ. ३,  
 ७,३,२;-ज्ञिना श. ११, ६, २,  
 १;-ज्ञिभू जै. १२५.  
 सात्यहव्य(←सत्यहव्य)-व्यः ऐ.  
 ८,२३; गो. २,२,१०.  
 सान्नाजित्(←सन्नाजित्)-तः ऐ. ८,  
 २१; श. १३,५,४,१९; २१;-तम्  
 ऐ. ८,२१.  
 सान्नासाह(←सन्नासाह)-हः श.  
 १३. ५. ४,१६;-है १३. ५,४,  
 १६; १८.  
 सान्नात्रिक(←सन्नात्र)-कः शां २५,  
 १४;-कै शां. २५,१२.  
 सादृद्-योनि-म् तै. २,५,५,४.  
 सादन-नम् श. ७, १, २.  
 १६; २,१,१२; ८,१ १,६; ४,५;  
 १०,२,४,८; तैआ. ६,१,१;-नाद्  
 तैआ ६,७,१.  
 सादन्य-म् तै. २,८,३,१.  
 सादयित्वा श. २,५,२, ४२; ६, १.  
 ४५; ७,४,१,९; १४; २१; २,८:  
 १५; २१; २८; ३९; ५,१,११; २५:  
 ३१; ८,३,१,१०; २,४; ७,१,२२;  
 १०,२,४,८; का १,५, १, ३६;  
 ३७; १,६,१,३०; तां. ६, ६,५.  
 सादिन्-नम् गो १,२,२०.  
 साधमा(न→)ना-नासु ऐ. २,२०.  
 साधु, साध श. ७,१,१,२७.  
 साधयते श. ११, ५, ७, १;  
 साधयति शांआ ८, १०<sup>५</sup>; तै.  
 ३, ८, ४, ३; साधयन्ति श.

१०, २, २, ३; साधय मं. २,  
 ४, ३; ४: असाधयन् श. १०,  
 २, २, ३; सीषधेम तैआ. १,  
 २७, १; सीषधाम ऐ. ५, १९;  
 ऐआ. ५, २, २; शां. २६, १३;  
 गो. २, ६, १२; सीषधातु तैआ. १,  
 २७, १.  
 साधत्-धन्ता ऐआ. १, १, ४.  
 साधन-म् तै. २, ४, २, ५; ७, १२, ६.  
 साधयित्(→)त्री-त्र्यौ शां. ४,  
 १४.  
 साधु-धवे श. ३, ६, ४, ७; ८;  
 ४, २, २, १५; ५, २, १, २५;  
 १४, १, २, २३; तैआ. ४, ३,  
 ३; ५, ३ ७: जैउ. १, ३, ४, २; -धु  
 ऐ. १, २, ८; ३, ३, ७; ५, २, ६; शांआ.  
 ५, ८; श. १, १, ३, ७; ३, १, १९;  
 ५, १, २०; २, १; ८, ३, १०;  
 ९, १, २२; २, २, ४, १४; ३, ८, २,  
 ३; ४, ४, ५, २०; ५, २, ४, १६; ४, ४,  
 ५; ९, २, ३, २५; ११, २, ७, ३३;  
 १४, ८, १३, २; का. १, २, २, १०;  
 २, १, ३, ५; १४; तै. ३, ५, ४,  
 १; तैआ. ५, ३, ७; ८, ९, १; १०,  
 ६३, १; जै. १४; १६३; जैउ १,  
 ३, ४, ३; १८, ४, ३; २, ५, २, २; ६;  
 ३, ३, ४, ६; गो १, ५, २३; -धुः  
 श. १४, १, २, २३; ७, २, ६; का. २,  
 २, ४, १६; प. ३, ३-५; -धुना  
 शांआ. ५, ८; श. २, ६, ३, ८; ३,  
 ३, १, २; १४, ७, २, २४; का. १,  
 ६, ३, ६; तैआ. ६, ३, १; -धुम्  
 श १, ३, ५, ११; -धुया श ८,  
 २, १, ४; ०, २, ३, ३५; -धोः श.  
 ११, १, ५, ७; -धौ श. १, ८, ३,  
 २७; २, ६, ३, ८; का. १, ६, ३, ६;  
 साध्वी-ध्वीम् ऐ. ७, ९; श. १,  
 ३, ३, ११; ४, ५, २; ३, १, २, २०;  
 -ध्व्यौ श. १, ८, ३, २७.  
 साधु-कर्मन्-र्मां श. ४, ६, ४, ५.

साधु-कारिन्-री श. १४, ७, २, ६.  
 साधु-कृत-कृन्तिः श. १३, ४, ३, ३.  
 साधु-कृत्या-र्याश ४, ६, ८, १३;  
 १५; ११, २, ७, ३३; -त्याम् श.  
 १३, ८, १, १; तै. ३, ११, ८, ३; ४.  
 साधु-युवन्-वाः तैआ. ८, ८, १.  
 साधु-विभक्त-क्ताः जै ४७.  
 साधु-संस्कृत-म् श १, १, ४, १०.  
 साध्वत्साधु-धुनी श. १४, ७, २,  
 २७.  
 साधिष्ट-ष्टः शां. २४, ६.  
 साधीयस्-यः ऐ ३, ९.  
 साध्य, ध्या-ध्यम् आ. जैआ. १,  
 ११२; तै. ३, ७, ७, १०; -ध्याः  
 ऐ. १, १३; ८, १२; १४; १७; १९;  
 श. ३, ७, १, २५; १०, २, २, ३;  
 १३, ४, २, १६; तै. २, २, १०, ६;  
 तैआ. ३, १, ४, ७; तां. ८, ३, ५;  
 ४, १, ९; २५, ८, ३; जै. १९; ११७;  
 १४१; १८८; प. ४, ४; गो. २, २,  
 ८; -ध्यान् शां. २२, ९; गो. २,  
 २, ८; १५; -ध्यानाम् तां. २५,  
 ८, १; प. १ ७; ४, ४; सा. १, १,  
 १४; -ध्येभ्यः तै. १, १, ९, १; ३,  
 ४, १, ३, १; -ध्यैः श. ३, ७, १, २५.  
 सा(सडा-)  
 सा(सडा-)  
 सा(सडा-)  
 साधिमान-नानाम् श. १०, २, ३,  
 ११.  
 साध-धम् तां. १५, ५, २८; आ. १,  
 २४८; -धाणि जैआ. १, २४८.  
 सानसि-सिम् ऐआ. ५, २, ५; श.  
 ७, ३, १, ३२; ३३; तै. ३, ५, ७, ३;  
 तैआ. ४, ३, २.  
 सातु-तु तै. २, ८, २, ८; -सुभ्यः तै. ३,  
 ४, १, १; नो? तैआ. १०, १, १५॥

f 'सहे' इति सुपा. अशुद्धः । f सादद् ← √ सद् । f 'साधु' इति श. सुपा. । || 'नो' इति भा. ।

सानु-चर- -राणि शां. २५, ९.  
सानु-मार्जन- -नाः गो. १, २, १०.  
सानु-रूप(प→)पा- -पाः श. १३, ५,  
१, १०.  
सा(सडअ-)नुशासन- -नाः गो. १, २,  
१०.  
सान्तपन्न(←सन्तपन)- -नः गो. १,  
२, २२<sup>३</sup>; २३<sup>३</sup>; -नाः श. २, ५, ३,  
३<sup>३</sup>; का. १, ५, २, ३<sup>३</sup>; गो. १, २, २३,  
२, १, २३; -नान् शां. ५, ५<sup>३</sup>; गो. २,  
१, २३; -ने गो. १, २, २२<sup>३</sup>; -नेभिः  
मं. १, ७, ७; -नेभ्यः श. २, ५, ३,  
३<sup>३</sup>; ५, ११; का. १, ५, २, ३<sup>३</sup>; तै.  
१, ६, ६, ३<sup>३</sup>.  
सान्तपनी(य→)या- -या श. ११,  
५, २, ४.  
सान्त्व- -न्त्वाय जै. १७<sup>३</sup>.  
साञ्जत(←सम्-नति)- -न्ते आ. जै. आ.  
१, २३५.  
सान्नाय्य(सम्/नी)- -य्यम् ऐ. ७,  
४<sup>३</sup>; श. १, ६, २, ६; २, ४, ४, ८;  
१२<sup>३</sup>; १५; ११, २, ६, ६; ७, १७<sup>३</sup>;  
का. १, ३, ४, ५; ७<sup>३</sup>; ९<sup>३</sup>; तै. ३, २, ३,  
११<sup>३</sup>; -य्यस्य शां. ३, ६; श. ११,  
१, ७, २; प. ४, ६; -य्ये ऐ. ७,  
२; -य्येन तां. २५, १०, ३; ४.  
सान्नाय्य-त्व- -म् प. ४, ६.  
सान्नाय्य-भाज(न→)ना- -ना श.  
२, ४, ४, २०; का. १, ३, ४, १२.  
सान्नाय्यो(अयड-)-त्वा- -त्वे तै. ३,  
२, ३, १.  
सान्नाहुक(←सन्नाह)- -कः ऐ. ७, १४.  
सा(सडअ-)न्वाख्यान- -नाः गो. १,  
२, १०.  
साप्यत्(√सप्)- -य्यत् तै. २, ४, ६, ५.  
सास(←सप्तच)- -सानि ऐ. ५, २१;  
शां. १४, ५<sup>३</sup>.  
साप्तरथवाहनि(←सप्त...न)- -निः  
श. १०, १, ४, १०.  
साप्तरात्रिक(←सप्तरात्र)- -काणाम्  
सा. १, ४, १.

साप्य- -प्यस्य ऐआ. १, २, २.  
साप्य(←सप्य)- -प्यः तां. २<sup>३</sup>, १०,  
१७.  
साभ(←सभ)- -म् जै. ५१.  
साभाग्य(←स-भग)- -म् तै. १, १,  
१०, ६.  
सा(सडअ-)भिवेग- -गः ऐआ. १,  
२, २.  
सामन्- -म ऐ. ३, २३<sup>३</sup>; ४९; ४, २<sup>३</sup>;  
२९; ३१; ५, १३; ६; १२; २०; २५;  
८, २७; ऐआ. २, ३, ६; ३, १, ५<sup>३</sup>;  
५, २, ५; शां. ६, १२; १२, ५; १३,  
४; १५, ५; २०, २-४; २१, २-४;  
२२, १<sup>३</sup>; २<sup>३</sup>; ५; ९; २३, ३; ७; ८;  
२४, ५; २५, ४; २६, १६<sup>३</sup>; २७, २;  
शां. आ. २, १; १०; ४, ६; ७, १४<sup>३</sup>;  
श. १, ४, १, १; २, २, ४, १२; ५, २,  
४६; ३, २, १, ३७; ४, २, १६<sup>३</sup>; ४,  
२, ३, ७; ४, ५, ६<sup>३</sup>; ६, ७, ११; ९,  
११; ५, १, ५, १; ४; १७; ४, १, ३-  
६; ६, ७, २, ६; ७, ३, २, १७; ४, १,  
३-५; २२; २४; २, ८; ८, १, १, ५;  
८; २, २; ५; ८; ३, ३; ५; ३, १, १०;  
६, १, ५-९; ९, १, २, ३४; ३, ३,  
१४; ४, १, ८; १०, १, १, ६; २, ४,  
६; ५, २, २०; २१; ११, ५, ४, १८;  
७, १०; १२, ८, ३, २३<sup>३</sup>; २७; १३.  
१, ८, १; २, ३, २; १४, ३, १, १०<sup>३</sup>;  
२६<sup>३</sup>; ४, १, २४<sup>३</sup>; ३०; ३३; ४, १-३;  
८, १४, ३<sup>३</sup>; ९, ४, १९; का. १, ५, १,  
३८; तै. १, २, २, ४; ३, ६, २; ४, ५,  
१-४; २, ३, २, ३; ७, १, १; ३, ७, १,  
९; १०, ३; ८, २२, २; तै. आ. २, १०,  
१; १७, १; ३, १, १; ४, १७, १; ५,  
९, ४; ७, २, १; ८, ३, १; ९, १०, ५;  
१०, ६३, १; तां. ४, ३, ५; ६; ७;  
८<sup>३</sup>; ५, २, ५; ६, ६; ६, ४, ८; ९; १३;  
६, १८; ७, ६, १७; १०, १०; ८, १,  
४; ७<sup>३</sup>; २, २<sup>३</sup>; ४<sup>३</sup>; ६<sup>३</sup>; ३, १; ५, ६;  
९<sup>३</sup>; ११; १२<sup>३</sup>; १४; ८, २३; ९, ४<sup>३</sup>;  
५; १९; २, १, ९; २, ९; १९; २२;

२३; ११, ५, १६; २२; २५; ८, ८;  
९, ६; १०, ११; १२, ४, ७; ५, १२;  
१४; २०; १०, १०; ११, १०;  
११; १२: १४; १३, ३, १२; १९;  
२२; ६, ३; ९; १०, ८; ११, १४<sup>३</sup>;  
२३; १२, ५; ७; १३; १४, ३, २०;  
२२; ४, ७; ५, १३; १५<sup>३</sup>; ६, ६; ८;  
१०; ९, १८; १०, ४; ५; ११, २३;  
१२, ५; ९; १५, ३, ७; ५, १३; १४<sup>३</sup>;  
२४<sup>३</sup>; ३५; ९, ९; ११, ५; १७, १;  
७; १८, ५, १७; ६; १०; ७, १२; १९,  
५, १०; २०, ४, ५<sup>३</sup>; जै. ८<sup>३</sup>; १८<sup>३</sup>;  
२०<sup>३</sup>; २१<sup>३</sup>; २३-२५; ४०; ४१<sup>३</sup>;  
४४<sup>३</sup>; ४५; ४६; ४७<sup>३</sup>; ४९; ५१; ५२;  
५४<sup>३</sup>; ५६<sup>३</sup>; ५७<sup>३</sup>; ६१<sup>३</sup>; ६५<sup>३</sup>; ६७-  
७१; ७८<sup>३</sup>-८०<sup>३</sup>; ८१-८३; ८५<sup>३</sup>;  
९३; १०८; १०९<sup>३</sup>; १०२; १०३<sup>३</sup>;  
१०५; १०६; १०७<sup>३</sup>; १०८; १०९<sup>३</sup>;  
१८०<sup>३</sup>; १८१<sup>३</sup>; १८६<sup>३</sup>; १८८<sup>३</sup>;  
१८९; १९१<sup>३</sup>; १९३; १९३<sup>३</sup>; १९४;  
१९५; १९६<sup>३</sup>-१९८<sup>३</sup>; २००;  
२०१<sup>३</sup>-२०५<sup>३</sup>; २०७; २०८<sup>३</sup>-  
२१०<sup>३</sup>; २११; जै. १, १, १, ८;  
३, ७; ६, ६; २, २, १; ४; ३, १,  
३; ३, २, ३; ५<sup>३</sup>; ३, ७; ४, २; ३;  
४, २, ४<sup>३</sup>; ७<sup>३</sup>; ८; ९; ३, १; ५, १, १;  
३<sup>३</sup>; ६, २, ९<sup>३</sup>; ८, १, १०<sup>३</sup>; २, ४<sup>३</sup>;  
८<sup>३</sup>; ९, ३, २-५; १०, १, १; ३<sup>३</sup>; ११,  
१, १; ७<sup>३</sup>; ८; ११; २, २; ३; ११; १२,  
१, १<sup>३</sup>; ८<sup>३</sup>; २, १; २<sup>३</sup>; ३; ४<sup>३</sup>; ९; १०<sup>३</sup>;  
४, १; ५, १; १३, १, २<sup>३</sup>; ६<sup>३</sup>; १४, १,  
१<sup>३</sup>; २-८; २, १-७; ४, १; ६; १५;  
४, ३; ४<sup>३</sup>; १६, १, १<sup>३</sup>; २; २, २<sup>३</sup>; ३;  
१७, १, २; ५; २, २; ३, ३; १८, १,  
२; १०<sup>३</sup>; २, २; ४, १४<sup>३</sup>; २, ५, ३,  
४<sup>३</sup>; ५<sup>३</sup>; ६<sup>३</sup>; ७; ८<sup>३</sup>; ९; ३, १, १, १२;  
१३; १८; १९; २, १, ६; ७; ६, २, २<sup>३</sup>;  
३; ५; ३, १; ५; ६; ४, ५; ५, ४; ७, ८;  
८, ५; ९, ८; ७, १, ४; ९; ४, ११, २,  
१; ३; जै. आ. १, १०; ३८; ४७;  
६२; १०२; १२१; १३४; १४०;



१७४; १७७; १७८: १९०; १९३;  
 २०३; २१६; २१९: २२२; २३१;  
 २५७; २८१; २८७: २९२; २९५;  
 २९९; ३००; ३०३; ३०४; ३०६;  
 ३०९; ३४०; ३५६; ३५९; ३६६;  
 ३६७; ४२२; ४२६; ४३२; ४३५;  
 ४४३; ४५१; ४६२; ४६४; ४६७;  
 ४८८; ५००; ५४४; २, ९, १; आ.  
 १<sup>३</sup>; १, १०; ३८; ४७; ५८; ६२;  
 ७८; ८५; १०२; १२१; १३२<sup>३</sup>;  
 १३४; १७२; १७४; १७७; १७८;  
 १९०; १९३; २०३: २२२; २३१;  
 २५७; २८१; २८७; २९२; २९५;  
 २९९; ३००; ३०३; ३०४: ३०६;  
 ३०९; ३४०; ३५६; ३६६; ४२१;  
 ४२६; ४३२; ४३५; ४५१; ४६२;  
 ४६४; ४६५; ४६७; ४८८; ५००;  
 ५४४; ५५३; २, ७, ८; २०, १०;  
 २३, ९; प. १. २<sup>३</sup>-४<sup>३</sup>; २, १; ३,  
 १<sup>३</sup>; ७<sup>३</sup>; ८; १०; ११; ७, ७; ५,  
 ३-१२; दै. १, २३; ३, २२: सा.  
 १, १-६, ८<sup>३</sup>; १२; १३; ३, ८, १;  
 गो. १, १, २३; २४; ३६; २,  
 १८; २, ३, २०<sup>३</sup>; ५, ७<sup>३</sup>; ६, ११;  
 -मन् ए. ३, २३<sup>३</sup>; शा. ७, ३,  
 २, ५; तै. ३, ८, ३, ४; जै. १८६;  
 जैत्र. १, ६, २, ८: ३, १; १७, १,  
 ४; गो. २, ३, २०<sup>३</sup>; -मनि शां.  
 १२, ५; तां. ६, ४, १३; -मनी  
 ऐ. ७, १३; ८, १<sup>३</sup>; २; शां. २६, ९;  
 शांआ. ३, ५; शा. ५, ४, १, ७; ८,  
 ६, १, ९; १२, २, २, १२; तां. ७, २,  
 १०: ८, ९, २१: ९, ४, १०; ११, ११,  
 १२: १७, ३, १३; १९, ३, ८<sup>३</sup>; ४,  
 १०: २०, ११, ३; ज. ४२; ४३<sup>३</sup>;  
 ७२<sup>३</sup>; ८४<sup>३</sup>; १२९; १९२; २०६;  
 जैआ. १, ७; ८; १८; ३३; ३४: ४०:  
 ६७; ७८; ११०; ११९; १३०; १३२;  
 १६९; २५२; २६०; ३२४; ३२७;  
 ३३५; ३४६; ३६२; ३६९; ३७८;  
 ३९३; ४०९; ४५८; ५३७; आ.

१, ७; ८; १८: ३३; ३४; ४०;  
 ९९; ११०; ११९; १३०; १६४;  
 १६९; २५२; २६०; २८०; ३२४;  
 ३२७; ३३२: ३३<sup>३</sup>: ३४६:  
 ३६६; ३७८; ४०८; ४४२; ४५६;  
 ४५८; ५१४; ५३७; ५७०: २, ७,  
 १<sup>३</sup>; प. १, ३<sup>३</sup>; गो. १, ५, १;  
 -मभि: शां. १९, ४; शा. ७, ६,  
 ९, २०; ५, ५, ५, ५; ९, १, २,  
 ३२-३४; १०, १, ५, ३; २, ६: १३;  
 ४, १, १३; १२, २, २, १०; ११; ३,  
 १, २: ८, ३, २६<sup>३</sup>; ३०<sup>३</sup>; तै. २, ६,  
 ५, ८; तैआ. ७, ४, १; तां. ७, ३,  
 २; ६: १२, ५, २१; १७, ३, १०; ९,  
 २७; २१, २, १; ५; ६; जै. १०८:  
 प. १, २; गो. १, २, १६; ४, २३<sup>३</sup>;  
 २, २, १४; ५, ७<sup>३</sup>; -मभ्य: शा.  
 ७, २, ३, ७; १०, १, ५, ३; तै. १,  
 ८, ८, ३; तां. १८, १०, १; ४; प.  
 १, ५; -मभ्याम् शा. ८, ६, १, ९;  
 तां. ८, ९, २१; जै. ८४<sup>३</sup>; -मा ३  
 प. १, २; -मानम् तै. ३, २, ५, ४; ३,  
 ६, १; -मानि ऐ. ८, १२; १७; शां.  
 ६, १०; ११; ३०, ३; शांआ. ३, ५;  
 शा. १, ८, १, १९; ७, ४, १, १३; ६,  
 ७, १<sup>३</sup>; ३, ५; १९; ५, ५, ५, १; ५; ६,  
 ३, १, २०; ५, ३, ४; ८, १, ३, ३<sup>३</sup>; ७,  
 ४, १; ३<sup>३</sup>; ९, १, २, ३२<sup>३</sup>; ३४; १०,  
 ४, १, १३; ५, १, २; ५<sup>३</sup>; २, १; ६,  
 ५, ५; ११, ५, ६, ६<sup>३</sup>; ७, ५; ७; १२,  
 ८, ३, २६: ३०<sup>३</sup>; १३, ४, ३, १४;  
 १७, ८, १५, २; का. १, २, ४, ९;  
 तै. १, २, १, २६; ८, ८, ३; ४<sup>३</sup>; २,  
 २, ४, ३; ६, ५, ८; ३, ७, ७, ८; १२,  
 ८, १; तैआ. २, ९, १; १०, १<sup>३</sup>; ११,  
 १; ३, १२, ४; ७, ४, १; ५, १०, १;  
 ७, ५, २; ८, १; १०, १३, १; तां. ७,  
 ३, ९; ५, ८, २; ७, ३, ४; १६; ९, १,  
 ३३; १३, ९, १७; १७, ९, २७:  
 १५, ५, २६; ११, ४; १८, १०,  
 ३; ५; २१, २, ७; ९; ज. ३७; ५३;

११३; ११७; १४३; १६८<sup>३</sup>; १९३;  
 जैत्र. १, ३, ३, ३; १६, २, १; १७,  
 २, २; १८, २, ३; ७; जैआ. १, २, ५, ८;  
 ३८<sup>३</sup>; ४४२; ४८१; ५६४; ५८०;  
 २, ६, ४; आ. १, २, ५, ८; ३८<sup>३</sup>;  
 ४८१, ५४१; ५६४; ५८०; प. ३,  
 ८; १०; दै. १, २०; २१; गो. १,  
 ३, ५; ५, २४; २५; २, २, ६;  
 ५, ७; -म्र: ऐ. ३, २३; ८, २;  
 ऐआ. १, ३, २<sup>३</sup>; ३, १, ५; शां. १२,  
 ५<sup>३</sup>; २२, ८; २३, २; ७; २७, ६;  
 शांआ. ७, १४; शा. १, ४, १, १;  
 २, २, ४, १२<sup>३</sup>; ७, ६, ७, ११; १२;  
 ९, १२; ८, १, १, ५; ८; २, २; ५: ८;  
 १२, ८, ३, २७; २८; १७, ४, १,  
 २४<sup>३</sup>; २७<sup>३</sup>; २८<sup>३</sup>; २९; ८, १४, ३;  
 का. १, २, ४, ९<sup>३</sup>; तै. २, २, ८, ७;  
 ३, २, ४; तैआ. ५, १०, २; तां. ६,  
 ४, ८; ९; ९, ३, ११; १०, ६, १-६;  
 ११, ९, ५; १२, १०, ७; १५, ३, २;  
 १६, १६, १०; जै. १८; ४७; ८१<sup>३</sup>;  
 १०९; ११०; १६८; १८४; जैत्र.  
 १, १, ४, ६; ६, १, ६; २, ७; १०, १,  
 २; १२, ३, ७<sup>३</sup>; ५, २-६<sup>३</sup>; १३, २,  
 २<sup>३</sup>; १४, १, २-८; २, १-७; १५, ३,  
 ७; १६, २, २; ६; ८; १०; १२; ३, २;  
 ४; ६; ८; ९; १७, १, ५; ३, १४<sup>३</sup>;  
 १८, १, २; ३, २, १, १; ३<sup>३</sup>; ५; ५, ३;  
 ३, २, ३; ३, ७; ६, ६, ४; ७, ८, ३, २;  
 आ. १, ३६९; प. ३, १<sup>३</sup>; ७; सा. १, १,  
 ८; १०; ११<sup>३</sup>; १२<sup>३</sup>; १३; गो. २, ३,  
 २०; -म्र: ऽइव शा. ११, २, ७, ३२;  
 -म्रा ऐ. ५, ७; ३२<sup>३</sup>; ३३; ८, १२<sup>३</sup>;  
 १७<sup>३</sup>; ऐआ. १, ३, २<sup>३</sup>; ५, १, ५; ६;  
 शां. ६, १०; ११<sup>३</sup>; १२; १७, ६; ७;  
 २५, ४; शांआ. २, १; शा. २, १,  
 ४, ६; १०; ५, २, ४६; ७, ६, ७, २<sup>३</sup>;  
 १३<sup>३</sup>; १९<sup>३</sup>; ९, १६<sup>३</sup>; ५, ५, ५, १५;  
 ८, ६, १, ५-९; १०, ५, १, १; २,  
 २१; ११, ५, ८, ७; का. १, १, ४,  
 १०; ५, १, ३८; तै. २, २, ८, ७; ६,

४,६:३,७,६,१३; १४,१,९,२०,  
१; १०,९, १४; तैआ. ५, ९,४;  
तां. ४,३,४; ५,९; ५,४,१३;७,  
९; ६,४,९; ७,१०,१३; ८,१,५;  
६; ९,२,१,४; १९,९,१३:६६,  
१०, १०; १२,६,८; १३,३,१२;  
२२; १४,३,८; ४,७; ५,१३;६,  
८; १०; ११,१,५; १५, ३,७; ५,  
३,५; २०, ३,२,३; जै. ७०; ७८;  
८८<sup>५</sup>; ९३: १७७<sup>३</sup>; १८०; १८६<sup>३</sup>;  
१९२; १९७; २००<sup>३</sup>: जैड. १,४,  
१,३<sup>३</sup>; ४:२,६; १२,४,५;६; ५,  
१-६;२,५,३,६;९; ३,२,४,१०;  
५,११;६,२,२<sup>३</sup>;४; ७,१,१०; प.  
१,५;६:२,१<sup>३</sup>; गो. १, ५, २४<sup>३</sup>;  
२,५;३,६; २,९;३,२<sup>३</sup>; २,३,९,५,  
३:४: -स्ना३ जैड. १,१२,४,४:  
-स्नाम् ए. ३,२१; शां. ६,१०;  
शांआ. १४,१; श. १,१,४, २<sup>३</sup>;  
३,२, १,५; ५,५,५,९; ९,५,२,  
१२;१०,४,२,२,४; ५,२,१; १३,  
४,३,१४; का. २, १,३, ८<sup>३</sup>; तै.  
३,१२,९,१; तैआ. १०, १३,१;  
तां. ४,८,१०; ६,८,७; ९,३,४;  
१३, ७,२: १५, १०,६: १२,२;  
१९, १२,८: जै. १६८<sup>३</sup>; का. १,  
५,४; जैड. ४, ११, ३,१२: गो.  
१,१,२,९; २,२,४; ३,१;३; -स्मि  
शां. ६,१२<sup>३</sup>; गो. १, १,२३; २,  
२,१;५,१०; -स्ने तां. ६,४,९.

साम ← सामन्

साम-कारिन्- -रिणः प १,२.  
साम-ना. षगा(√गि)- -गः गो. १,  
५,२,५; -नास्य ऐ. २,२,२; -गा:ऐ. २,  
३७<sup>३</sup>; ३,४; १७; शां. १५,२; १७,  
६; १८,३; २४,८<sup>३</sup>; शांआ. १,४;  
गो. २,५,३.  
साम-वोप- -व्रेण गो. १,५,२४.  
साम-चारिन्- -रिणा तै. २, ८,

९.१.  
साम-तुसः(ः) ऐआ. २,३,४; शां.  
४,४; श. ४,१,१,७<sup>३</sup>; ८,१,१,१;६,  
२,१; ५,१,१,१०; १०,४,१,४.  
१५: २१-२३; ११.५,८, ५;६;  
जैड. ३,४,३,१; दै. १, २,४; प.  
१,५; गो. १,३,३.  
साम-त्रिष्टुभ्- -ष्टुप, -ष्टुभि  
तां. १८,१०,६.  
साम-न्व- -म् ऐ. ३,२,३; श. १४,  
४,१,२,४; तै. २, २,८, ७; जैड.  
१,१,५, ३,७; १६,२,२; १७,१,  
५; १८, १,२; ४,८,३,२; सा. १,  
१,१३; गो. २,३,२०.  
साम-निधनु- -न्ने श. ८, ६, २,  
१९; जै. १,४३; -न्ने: शांआ २,  
१०; जै. १६८.  
साम-पथ- -थः जैड. १,१,६,१.  
साम-पयस- -म् तैआ. ५,१०,१.  
साम-प्रगाथ- -थः ऐ. ४,२,९; ३१;  
५,१;४; ७; १२; १६; १८; २०;  
८,२; शां. २२, ४; २५, ५; ६:  
-थान् शां. २९,३.  
साम-प्रभृति- -ति प ५,१.  
साम-प्रिय- -म् शांआ. १,४.  
साम-मय- -यः ऐ. १, २,२; श.  
११,२,६,१,३; गो. २,२,६; -यम्  
शांआ. १,१; ४,६; श. ४,३, ४,  
५; १०,५,१,५; गो. १,२,९.  
साम-राज- -जम् तां. १५,३,३,५;  
आ. १, ५,५,५; -जानि आ. जैआ.  
१,५,५,५.  
साम-राजन्- -राज्ञातां. १५,३,३,५  
साम-रूप्य- -म् तै. ३,१२,९,२.  
साम-वज्र- -ज्रः प. ३,८.  
साम-वर्ण- -र्णः जैड. ४,११,२,७.  
साम-विद्- -वित् जैड. १,३,२,५;  
११,१,७; १३,१,६; ३,१,१,३;  
१९: -द्रम् गो. १,२, २,४<sup>३</sup>; ३,१.

साम-वेद- -दः ऐ. ५, ३,२; ऐआ.  
१,३,२; श. ११,५,८,३; १२,३,  
४,९; १४,४,३,१,२; १,४,१०;६.  
१०,६; ७,३,११; तै. ३,१२,९,२;  
जैड. ३,४,१,७; प. १,५; ४,१; गो.  
१,२,१,६; १८; १९; ५, १,५; ६, २,५;  
-द्रम् ऐआ. ३,२,३; शांआ. ८,३;  
श. ११,५,८,६; जै. १,२,५; प. १,  
५; गो १,१,६<sup>३</sup>; १९; २,९; ५, १,८;  
-द्रस्य ऐआ. ३, २, ५; शांआ.  
८,८; जैड. १,१, १, ५; गो. १,  
५,२,५<sup>३</sup>; -द्रात् ऐ. ५, ३,२; श.  
११,५,८,४; जैड. ३,४,१,८; प.  
४,१; गो. १,१, ६; -द्राय वं. १,  
-द्रे गो. १,१,२,५; २,९; -द्वेन श.  
११,५,८,४; ६; तै. ३,१,२,९,१.  
साम-वैर्य- -म् जैड. १, १८, ४,  
३; १२.  
साम-शिरस- -राः शांआ. ३,६.  
साम-श्रवस- -वाः श. १४,६,१,३  
सामश्रवस- -सः तां १७, ४,३;  
जैड. ३,१,५,२; प. ३,७.  
साम-संतति- -म् शां. १७, ७;  
गो. २,५,४.  
साम-सरस,स- -सी -से आ. १,  
५,२,५.  
साम-सुरस- -संजआ. १,५,२,५,१.  
सामा( गडाआ-)मन्- -माना तै.  
२,८,९,१<sup>३</sup>.  
सामा(-मडाअ-)न्त- -न्तेषु सा. १,  
८,१३; ३,२,११.  
सामा(-मडाआ-)ज्य- -ज्येषु गो.  
२,३,१,२<sup>३</sup>.  
सामन्वत्(-न्+मनुप)- -त् तै. २, १,  
५,७.  
सामन्विन्(-न्+विनि)- -न्वी जैड. १,  
१,४,२,११.  
सामान्य(←यमान)- -म् गो २,२,२४.  
सामि श. १,३,१,२०; ५,१५; ७, ४,

ॠ पुंसि रूपम् । त्रि. था. मुपा. द्र. । मुपा. 'सामान्येष्टसीदत्' । एवं किल G. शोधयति । 'असी वाज्येषु  
असीदत्' इति त्वस्मान् आभानि ।

३;२,३,२, १४; ३, ४<sup>५</sup>; तां. ९,  
३,१; जैड. ४, २,१,११; सामि-  
डव गो. १,४,१५;५,१०॥  
सामि-चित- -ते श.७,२,१,१८;५,  
२,३८.  
सामि-संस्थित- -ता: श. ९, ५,१,  
२८.  
सामिधेनु(←समिधु)- -म् श. १, ४,  
१,२०;२५.  
सामिधेनी- -नी श. ११, २, ७,  
६; -नी: ऐ. १,१;३,४०; ४५<sup>३</sup>;  
४,१९;२६; शां. ३,२<sup>३</sup>;७,२;८,  
२:१०,६; श. १, ३, ५,७; १०;  
११; ४,३,२;२२;६,२,१२;४,६,  
७,७;९,४, ४, १६; ५,१, २२<sup>३</sup>;  
११,२, १,२; १२,४,३,५;४,१-  
५; तै.१,५,९,४;५;६,६,५;२,२,  
१,६<sup>३</sup>; गो.१,३,९; -नीनाम् शां.  
३,२<sup>३</sup>;३; श.१,४,१,२; -नीभि:  
शां. ३,२<sup>३</sup>; श. १,३,५, १;४,३,  
१;२;२२; ११, २,१,६; -नीभ्य:  
श. ११, २,१,२; -नीम् शां. ५,  
६<sup>३</sup>; श. २, ६,१, २१<sup>३</sup>; का. १,  
६,१,१४; गो. २,१,२४<sup>३</sup>; -नीषु  
शां. ८,८; श.१,४,१,२०; -न्य:  
ऐ. १, २५; ऐआ. ५,१, १; शां.  
३,२<sup>३</sup>;३;४,१२;५,१;३;५;८;७,  
२;८,८; ११,७; श. १,३, ५,१,  
७ ४,१,३३<sup>३</sup>; ३,१,३,६; ६,२,  
१,२१;२५;२,२,३;८; ३१; ३६;  
३७; ११,१,५,९;२,१, ५;६; ६,  
३;७,६;४,३,१९; १३,४,१,१३;  
१५;२,७;१०;१३; तां. २३,१६,  
६; गो. १,३,९; २,१, १९; २१;  
२३; -न्याम् श. १,४, ३, ११.  
सामुद्र(←समुद्र)- -द्रे आ. १,१८.  
सामुद्रि- -द्वि: श. १३,२,२,१४.

सामद्र(←समद्र)- -द्व: श. १३, ४,  
३,१२.  
साम्य(←सम)- -न्यात् सा. १, १,  
१३.  
साम्यक्षा- -क्षे तै. १,२,६,५;६.  
साम्येक्ष्य- -क्ष्याय तां. १२, १३,  
२६;२१,२,९६; जै. ७७॥  
साम्राज्य(←सम्राज्)- -ज्यम् ऐ. ७,  
३२<sup>३</sup>;८,१२;१४;१५<sup>३</sup>; १६<sup>३</sup>;१७:  
१९;शांआ.१,७;११,७; श.३,३,  
२,६; ५,१,१, १३<sup>३</sup>; ९,३,४,८;  
११,४, ३,३;१०<sup>३</sup>; १२,८,३,४<sup>३</sup>;  
२३<sup>३</sup>; १४, १,३, १२; तै. १,७,  
१०,२;२,५,७,३; तां. ४,६,२४;  
१<sup>३</sup>,३,३५; गो.२,५,७<sup>३</sup>; -ज्याय  
ऐ. ८,६; १२; १३; १४<sup>३</sup>; १७-  
१९; शांआ. १,७; श. ३, ३,२,  
६<sup>३</sup>;४,१,७; ५,४,४,५<sup>३</sup>; १२,८,  
३,१०; तै. १,७,१०,२;२,६,५,  
२; जै.११७;१८८;-ज्येन शांआ.  
११,८; श. ५, २,२,१४; ९,३,  
४,१७<sup>३</sup>;१२,८,३,४;२३; तै. १,  
३,८, ३<sup>३</sup>; ४; जै. १३९; गो. २,  
५,७.  
सायु(१/सो)- -यम् ऐ. ४, २०;  
५, २९<sup>३</sup>-३१<sup>३</sup>; ७, ४; १२;  
ऐआ. २, १, ५; शां. २, १<sup>३</sup>;२;  
७; ९; ४, २; १४<sup>३</sup>; ५, ५; ७,  
३; ८, ८<sup>३</sup>; श. २,२,४, १७; ३,  
१,२;४;९; ११; १३<sup>३</sup>; ३४;३६;  
२,४;३,९;१९;४,२; ३<sup>३</sup>;४,२,३;  
७,१,२,११; ११,२,५,२; ६,२,  
२; १३,१,४,३<sup>३</sup>; ४,३,५; ४,२;  
१४,२,१,१; का. १,२,४,१३;३,  
१,३;४; ६;७<sup>३</sup>; २१;२३; २४;४,  
१,२<sup>३</sup>;२,१; तै. १, ४,९,२<sup>३</sup>; ५,  
३,१;३; २,१,२,६<sup>३</sup>;७<sup>३</sup>;९; १०<sup>३</sup>;

४,४; ५,२;३; १०; ११<sup>३</sup>; ९,२;  
११,१<sup>३</sup>;४,२,४;३,१३; ५,५,७<sup>३</sup>;  
६,१२,३;३,२,१,६; ३,४;७,१,  
६<sup>३</sup>;७; ९, १३,२; ३<sup>३</sup>; तैआ. २,  
१३,१; ५,८, १३; १०, ६३,१;  
६४,१<sup>३</sup>; जै.६<sup>३</sup>;७४<sup>३</sup>;९७;१५२<sup>३</sup>;  
१६८;१८०<sup>३</sup>;१८६;२०५; प. ४,  
५<sup>३</sup>; गो. १,२,३;६; ३,१३;१५<sup>३</sup>;  
२,१,२३<sup>३</sup>; २,७<sup>३</sup>; -यात् तै. १,  
५,३,३; -ये शां. २, ८; श. ७,  
३,२,१८.  
सायं-यावन्- -वभि: तै. २,१,५,  
१०<sup>३</sup>; मं. १,७,८; -वान: तै.२,  
१,५,१०<sup>३</sup>.  
सायसा(←मूडा-)  
हुत्ति- -तय: ऐ.  
५,२८; -तिम् श. ४,५,१, १६;  
-ती जै. ४; -त्या ऐ. ५, २८<sup>३</sup>;  
-त्याम् श.१३,४,१,९.  
सायं-गोष्ठ- -घा: ऐ. ३,१८.  
सायन्तन- -म् गो. २,२,७.  
सायं-दुग्ध- -म् श.३,२,२,१६.  
सायं-पोष- -ष: शां.५,५; गो.२,  
१,२३.  
सायं-प्रातर(ः) ऐ.३,४०<sup>३</sup>; श.३,  
४,४,२१; ११,२, ५,२; का. १,  
३,३,३; तै. ३,९,२३.१.  
सायंप्रातराशिन(←र/रवश्)- -शी  
श. २,४,२,६<sup>३</sup>; का. १,३,३,६<sup>३</sup>.  
सायंप्रातर्होम- -मौ गो. १, ५,  
२३.  
सायक- -क: जैड. ३,७,३,२; -कम्  
तै. २, ५,४,२; -काय जैड. ३,  
७,३,२; -कानि शां.८,४; तैआ.  
४,५,७;५,४,१०.  
सायकायन्- -न: श. ६, २,१,३९;  
९,५,२,१;१०,४,१,१०; १४,७,  
३,२७; -नात् श.१४,७,३,२७.

॥ 'वै आसुः' इत्यत्रार्पणः प्रकृत्यभावः द्र. अथवा 'वा' इत्येवोपमायांयो निपातः स्याद् उत वा 'इव' एव लिपिकारप्रमादतः प्रच्छन्नतामगादिति वाच्यम् 'सामीव' इत्येव मूपा. स्यात् । † 'सामक्ष्य(←समक्ष)' इत्यस्य स्थाने भ्रष्टोऽयं पाठ इति Mss. । § 'म्येक्षा-' इति मुपा. चिन्त्यः । ¶ C. टि. द्र. । § 'सायं यावभिः' इति मुपा. चिन्त्यः ।

सायवस- -०स श. १०, ६, १, ९.

सायुज्य(←सयुज्)- -ज्यम् ऐ. १, ६;  
२, २४<sup>३</sup>; ३, ४१; ४४; ६, ३२<sup>३</sup>;  
ऐआ. ३, २, १; २; शां. ७, १; ८,  
३; १८, १०<sup>३</sup>; २१, १<sup>३</sup>; शांआ. ८,  
१; २; श. २, ६, ४, ८<sup>३</sup>; ५, २, २,  
१४; ११, ४, ४, २-७; ६, २, २; ३;  
१२, १, ३, १-२१; १३, ४, ३, १५;  
१४, ४, १, २४; ३, ३४; ८, १४,  
१-४; का. १, ६, ४, ९<sup>४</sup>; तै. १,  
४, १०, ४; ७; ८; १०; ५, १०, ४-  
७; २, ३, ७, २<sup>३</sup>-४<sup>३</sup>; ३, १, ६, १<sup>३</sup>;  
८, १८, १-३; ९, २०, २<sup>३</sup>; १०, ९,  
११<sup>३</sup>; १०, ४; ११, ५<sup>३</sup>; ६<sup>३</sup>; ७<sup>३</sup>; ११,  
१०, १<sup>३</sup>; २; ४; १२, ५, ११<sup>३</sup>; ९, ८<sup>३</sup>;  
तैआ. २, ९, १; १४, १; १५, १;  
१०, १४, १<sup>३</sup>; ६४, १<sup>३</sup>; तां. २०,  
१६, ९; २५, १८, ६; जै. ७; गो.  
१, ४, ८<sup>३</sup>; १०<sup>३</sup>; २, ४, १०<sup>३</sup>.

सार- -म् ऐ. २, १<sup>३</sup>.

सारसारि- -त्तम- -मः तै. ३, ८, ७, १; २.

सारघ(←सरघ)- -घम् श. ३, ४,  
३, १४<sup>३</sup>; १४, २, १, २०; तै. २, ६,  
४, ५; ६; ३, १०, १०, १; जै. १६४;  
-घस्य श. १४, २, १, २०; तैआ.  
४, ८, ४; ५, ७, ५; -घा: जै. १६४;  
-घेण शांआ. १२, २.

सारङ्ग- -म् ऐ. ८, २१; श. १३, ५,  
४, २; दै. २, २.

सारङ्गी- -ङ्गी: तां. २१, १४, ८.

सारङ्ग-शुक्ल-कृष्ण-रूप- -पाणि दै.  
२, ३.

सारथि(←सरथ)- -थि: षड्य ऐ. २,  
२५.

सारमेय(←सरमा)- -यौ तैआ. ६, ३, १.

सारस्वत(←सरस्वती)- -त: ऐ. ३, १;  
शां. १२, ८; श. २, ५, १, ११; ४,  
६<sup>३</sup>; ५, ५, २, ७; ४, १६<sup>३</sup>; १२, ७, १,  
१२; २, ५; ८, २, २५; ९, १, ४; का.

१, ४, ३, ९; ५, ३, ६<sup>३</sup>; तै. २, ७, ३,  
२; तैआ. ५, ११, ४; -तम् ऐ. ३,  
१; २<sup>३</sup>; ३; ४; शां. २४, २; शां.  
२५, २; २६, ११; १५; शांआ. १,  
२; श. ३, ९, १, ७; ९; ४, २, ५,  
१४; ६, ३, ३; ५, १, ३, २; ४, ५, ७;  
११, ४, ३, ५; ५, २, २; १२, ७,  
२, ३; ८, २, ९; २३; २७; ९, १, १२;  
तै. १, ७, ५, ५; ८, ४, २; ५, ६; २, १,  
७, १; ६, १, ५; सं. ५; गो. १,  
३, १२; -ता: श. १२, ८, २, १६;  
१७; २०; -तात् श. १२, ८, २,  
२५; -ताभ्याम् श. १२, ८, २,  
३४; ९, १, ९; -ते श. १२, ८,  
२, २५; ९, १, १३; दै. १, १४;  
-तेन श. २, ५, २, ३५; ५, १, ३,  
२; १२, ८, २, ९; ३२; ३, १८; ९, १,  
७; -तौ श. ७, ५, १, ३१<sup>३</sup>; १२,  
९, १, ५; तै. १, ४, ४, ९<sup>३</sup>.

सारस्वती- -ती श. ५, ५, ४, १;  
-ती: श. ५, ३, ४, ३; १२, ७, २, ७;  
तै. १, ८, २, ५; -तीम् श. १३, २,  
२, ४; शां. १४, ५; -तीषु श. ५, ३,  
४, २३; २५<sup>३</sup>; -त्य: श. १२, ८, २,  
१८; १९; -त्या तै. १, ३, ४, १; ३; ५.

सारागवस्त्र(←सरागवस्त्र)- -स्त्रै:  
तैआ. १, ३, २.

सार्गढी- -ढ: श. १४, ९, ४, २२.

सार्जय(←सृजय)- -य: श. २, ४,  
४, ४<sup>३</sup>; १२, ८, २, ३; का. १, ३, ४,  
२<sup>३</sup>; -याय ऐ. ७, ३४.

सा(सऽअ-)र्थ- -र्थ: -थांत् जै. १६८;  
-थांन् शां. ८, ९.

सा(सऽअ-)र्ध- -म् ऐ. ७, १८; श. १, ३,  
१, ९; २०; २, ३, २, १४; ६, २, ७; ३,  
४, १, १७; २, ५; ८; ९<sup>३</sup>; १५; १६<sup>३</sup>;  
४, ९; ६, ३, ६; ५, २, ३, २; ४, ६; ३,  
४, २७; ८, २, ४, १८; १२, ९, १,  
१२-१७; १३, ४, ४, ६-८; ५,

१, २<sup>३</sup>; १८; १४, ९, ३, २२; जै.  
८१; जैठ. १, १५, ३, ७<sup>३</sup>; ४, ८, ३,  
१; सं. ३; गो. १, १, ३; २, ६, ७.  
सार्पराज(←सर्पराजन्)- -जा: आ. २,  
२४, ६.

सार्परा(जन्→)ञी- -ञी शां. २७,  
४<sup>३</sup>; तां. ४, ९, ६; -ञ्य: शां. २७,  
४; -ञ्या: तां. ४, ९, ४; ९, ८, ७.

सार्वकामिका(←सर्वकाम)- -का: सा.  
३, ७, १०<sup>३</sup>.

सार्वभौम्(←सर्व-भूमि)- -म: ऐ.  
८, १५<sup>३</sup>; -मम् श. १२, ३, २, ६;  
-मस्य गो. १, २, १०.

सार्ववश्य(←सर्व-वशा)- -श्याय जै.  
११७; १८८.

सार्वयुष(←सर्वायुस्)- -य: ऐ. ८,  
१५<sup>३</sup>; श. ८, १, ४, ६; -पम् श. ८,  
१, ४, ६.

सार्वसेनि-यज्ञ $\phi$ - -ज्ञस्य, -ज्ञेन शां.  
४, ६.

सा(सऽअ-)ष्टि-ता- -म् तै. ३, ९, २०,  
२; १२, ५, ११; ९, ८; तैआ. १०,  
१४, १; तां. २५, १८, ६.

सालावृक्- -काणाम् श. ११, ५, १, ९;  
-कैम्य: ऐ. ७, २८; शांआ. ५, १;  
तां. ८, १, ४.

सालावृकेय- -येम्य: तां. १३, ४, १७;  
१४, ११, २८; १८, १, ९; १९, ४, ७.

साछु- -म् शांआ. ३, ३; ५.

सा(सऽअ-)वर- -म् श. १४, ९, ४, २२||  
सावयसु(←स-वयस)- -स: श. १, १,  
१, ७; का. २, १, १, ६; जै. ९५; १६४;  
-सस्य जै. ९५; -सा: जै. १०३.

सा(सऽअ-)वस- -स: जै. ५५; -सम्  
श. २, ६, २, १७; -साय गो. १, १, १३.

सावित्र(←सवितृ)- -त्र: शां. १२,  
८; १६, ३; २५, १०; श. २, ५, १,  
१०<sup>३</sup>; ४, ५<sup>३</sup>; ४, ४, १, ६; ५, ३,  
१, ७; ५, २, ६; ४, ३०<sup>३</sup>; १२, ७, २,

† 'यत्किञ्चित्सारम्' इति मुपाठे सा. तथा चिच्छेद । Bw. तु 'कंसारम्' इति पदमेकमाह । ‡ =सार्गल  
(सऽअर्गल) ।  $\phi$  ←सर्वसेन । || 'सऽअवरा' इति वृ. ६, ४, २२.

१७; १९; ९, १, ३; का. १, ४, ३, ८;  
 ५, ३, ५; तै. २, ७, २, १; ३, १; ३,  
 ९, १७, २; १०, ९, १२; १५; ११,  
 २; ७; तैआ. १, २६, १; तां. २१,  
 १०, २३; -त्रस्म ए. ४, ३०; ३२;  
 ५, २; ५; ८; १३; १७; १९; २१;  
 २६; ऐआ. १, ५, ३; शां. १६, ३;  
 ४; १९, ९; २०, २-४; २१, २-४;  
 २२, २; २३, ३; ८; २५, ९; २६,  
 १०; १३; १७; शांआ. २, १८; श.  
 ३, १, ४, १९; ५, ३, १०; १२, ९,  
 १, २०; ४, ३, ५, २३; ४, १, १; ३;  
 २, १०; ५, ३, १, ७; ४, ५, ६; ५, ४,  
 २९; ११, ४, ३, ५; ५, २, १; १२,  
 ३, ५, १; १३, ५, १, ११; तै. १, ३,  
 ५, १; ७, ३, ५; ८, ४, १; ६, ३; ३,  
 ८, १२, १; ९, १७, १; १०, ९, ६;  
 १०-१५, ११, १; २; ५; तैआ. १,  
 २२, १०; २६, २; ५, २, १; जै.  
 १६१; गो. १, ३, १२; ५, २२;  
 -त्रस्य श. ४, ४, १, ८; तै. ३, १०,  
 ९, १३; १४; -त्राणि शां. १६,  
 ३; श. ६, ३, १, १; ६; ७; २१; २,  
 ५, १, ४३; १०, ४, १, १६; आ.  
 जैआ. १, ३३९; -त्रा३न् तै. ३,  
 १०, ९, ३; -त्रे श. १२, ९, १,  
 १६; तै. ३, १०, ९, ५; ६; १२, ५,  
 १२; -त्रेण शां. ६, १४; श. २,  
 ५, २, ३५; ४, ३, ५, २३; ६, ५, ४,  
 ११; १२, ८, २, ३३; ९, १, ८.  
 सावित्री- -त्रियः तै. ३, ९, १३,  
 १; २; -त्रिया तै. ३, २, ५, ३;  
 ३, ४, ६; -त्रियाः तै. ३, ८, ८, ३;  
 -त्री ऐ. १, १९; ३, २९; शांआ.  
 ११, ७; श. २, ३, ४, ३९; तै. २,  
 ३, १०, १; ३, ७, ६; तैआ. १०,  
 २१, १; तां. १६, ५, ५; ६; १७;

जैउ. ४, १२, १, १; ३; ५; ७;  
 ९; ११; १३; १५; १७; दै. ३,  
 २३; गो. १, १, ३३; -त्रीऽइव  
 शांआ. ११, ८; -त्रीः शां. ८, ३;  
 श. १३, ६, २, ९; -त्रीम् ऐ. १,  
 १६; ३०; ४, ७; शां. ८, १२, ५;  
 श. ५, १, १, १४; ६, ६, १, २१; ११,  
 ५, ४, ६; १३; १३, ४, २, ६; १४,  
 ८, १५, ८; ९, ३, १३; तैआ. २,  
 ११, १; १६, १; जैउ. ४, १२, २,  
 ६; गो. १, १, ३१; ३४; ३८;  
 -त्रीषु श. १३, ४, ३, ६; -त्र्यः  
 श. १३, १, ४, २; -त्र्या श. ३,  
 ३, २, १०; ११, ४, १२; का. १,  
 ४, १, २८; गो. १, १, ३४; -त्र्याः  
 श. १३, १, ३, ७; ४, ३, ५; जैउ.  
 ४, १२, २, ६; गो. १, १, ३४-  
 ३६; -त्र्यै ऐ. ३, २९.

सावित्र-ग्रह- -हः ऐ. ३, २९; शां  
 १६, २; -हस्य शां. १६, २; ३०,  
 १; -हेण शां. १६, २; ३०, १.

सावित्र्य- -म् सा. १, ४, १२.

सावेदसी (←सवेदस्) - सी जै.  
 २०५.

सावेश्य (←सवेश) - -म् तां. २०,  
 १६, ९.

सा(सअ-)शानानशान- -ने तैआ. ३,  
 १२, २.

सा(सअ-)शातिका- -काः सं. २, ७, ४.  
 सा(सअ-)शिर- -म् श. ३, ३, १, ८.

सा(सअ-)श्व- -श्वः तैआ. ४, ४२,  
 २; तै. २, ४, २, ४; -श्वः शां. ५,  
 २; १८, ६; गो. २, १, २०.

सासहि (✓सह) - -हिः श. ६, ६, ३, ९;  
 -हिम् श. ६, ६, ३, ९; तै. २, ७,  
 १३, ५.

साहदेव्य (←सहदेव) - -त्र्याय ऐ. ७,

३४.

साहसु (←सहम्) - -म्ः श. ४, ५, ८,  
 १२; ७, ५, २, ३४; ८, ७, ४, ११; तां.  
 ५, २, ३; -स्रम् ऐ. १, २८; शां.  
 २१, ५; श. ७, ५, २, ३४; तै. २, ३,  
 ३, १; तैआ. ६, ६, १; तां. ५, २,  
 ३; सं. १, ८, ५; -स्रस्य श. ९,  
 २, ३, ३२; -स्राः शां. २१, ५.

साहसी- -सी श. ४, ५, ८, १  
 ३; ४; -सीः श. १०, ४, ४, ४;  
 -सीम् श. ७, ५, २, २०.

साहन (सअहन) - -हनः ऐ. ३, ४४;  
 गो. २, ४, १०; -हनम् गो. २, ४,  
 १०; -हनस्य तै. १, ८, १०, ३;  
 तां. १८, ११, १०; गो. २, ४,  
 १०.

✓सि, असिनात् जै. १६०.

सित्त- -त्तः गो. २, १, १२; -त्तम्  
 ऐआ. २, १, ६; जैउ. १, ९, २, ९;  
 -ताय तै. ३, ८, १८, ४.

सिंहौ- -हः शांआ. ३, २; श. ५, ५, ४,  
 १०; ८, २, ४, ५; १२, ७, १, ८; तै.  
 १, ८, ५, १; जै. १५०; -हम् श.  
 ८, २, ४, ५; १२, ७, ३, २१; तै. २,  
 ६, १, ५; ७, १६, ४; ८, ७, ५; -हस्य  
 तै. २, ६, ४, ६; -हाः श. ८, २,  
 ४, ५; तै. २, ७, १२, ४; जै. १५०;  
 -हाय तै. २, ६, ११, ९; -है तै.  
 २, ७, ७, १.

सिंहो- -हो ऐ. ६, ३५; श. ३,  
 ५, १, २१; २४; २५; ३३; ३५;  
 ३६; २, ८; ११; १२; १३; जै.  
 १३६.

सिंह-लोमन्- -मानि श. ५, ५, ४,  
 १८; श. १२, ७, २, ८; १, १, ६.

सिंहो-प्रभव- -वे गो. १, २, ८३.

सिकता (✓सिच्, क्) - -ताः श. ३, ५,

† 'प्रभः' इति पाठे । ✓हिसरिति या । ✓सहेरिति Mtw. ॥ 'भिः' इति मुपा. स्वरोऽशुद्धः । 'सिंहो'

इति 'प्रभवे' इति च पृथक् पद इति मुपा. चिन्त्ये 'सिंहो' इत्यस्यान्वयानुपपत्तेः । आश्रमविशेषनाचक्रत्वैकपद्यमेव  
 उच्यते । पूर्वपदे विभक्त्यंशः प्रामादिकः स्यादयथाऽल्लक्ष्य योगनिर्वाहः । 'सिंहो' इति 'प्रभवे' इत्यपि पाठान्तरे तः ?  
 व. अभ्न- ।

१, ३६; ६, १, ३, ४; ४, ४, १८; ७, १, १, ९; १०; ११; १६; ४१; ४४; २, १, ७; ३, १, ९; १०; ११; २३; २७; ३५; ३६; ३७; ३९; ४०; ४२; ५, १, ३२; २, ५९; १०, ६, ४, १; १४, १, ३, १४; २२, ४३; नै. १, १, ३, १; ३, १२, ६, २; -ताःऽइव तैआ. १, २, ७, ५; -ताभिः श. ३, ५, १, ३६; -ताभ्यः श. ६, १, ३, ५; -तासु श. ७, ५, २, ५९ -ते श ७, ३, १, ३८; ४३.

सिन्तो(-नाडउ)-पोषत(-व/वप्)-  
-प्ते तैआ. ५, २, १२.

सिक्त-क्ति-सिक्त्वा/सिच्य द्र.  
√सिच(→ञ्च),सिचते तै. २, ४, ३, १०; ३, ७, ९, ६; सिन्चति ऐ. २, ३८; ४, १४; ६, २७; ऐआ २, ५, १; शां. ३, ९; १९, ९; ३०, ४; श. ६, ३, १, ७; ६, १, ६; तैआ. २, ८, १; सिञ्चति श. १, ५, २, ११; १४; ४, २; ७, २, २१; ९, २, ७; ९; २, ३, ४, ८; ४, ४, १९; २३; ५, १, ९; ३, ८, ४, ११; ५, १; २; ३; ४, ३, २, ३; ६, २, २, २७; ३, १, ७; २१; ३, १८; २१; ४, १, ७; ६, १, ६; १४; ७, १, १, ४१; २, १, ६; ३, १, २८; ३५; २, ९; ४, २, २२; २४; ८, ६, ३, १२; ९, ३, १, १; १०, ४, १, २; २, २९; ११, १, २, २; १२, ९, १, १६; का. १, ३, ४, १२; १३; ४, १, ६; ३, ७; तै. २, १, ५, ५; तां. २५, १०, १०; जै. २४; ९३; १११; जै. २, १, २, ९; ३, २, ३, १०; ५, ४; ५; ६; ८; गो. २, ६, १५; सिन्चतः श. ७, ४, २, २२; सिञ्चतः श. १०, ५, २, १२; सिन्चान्ति ऐ. २, ३८; तां. ८, ७, ९; सिपिचे गो. १, ५, २४; सिन्चतु तैआ. २, १८, १; सिन्च तै. १, २, १, १५; सिच तैआ. ६, ७, १; सिन्चत ऐ. १, २, ३; सिन्चत तै. २, ६, १, १;

असिन्चत् ऐ. ५, १५; श. १०, ४, २, २६; २९; तै. ३, ७, ६, १३; असिञ्चत् तै. १, ७, १, ७; जै. २०८; असिन्चन्त शां. ६, १; असिन्चन् श. ६, १, ३, २०; ७, २, १, ५; १२, ७, ३, ३; सिन्चत् श. १, ७, २, १४; ७, २, २, ५; असिचामहे शां. ६, १.

सिच्यते ऐ. १, २२; ६, ९; २७; ३६; ऐआ. १, १, २; ३, ७; ३, २, २; शां. १, १; ३, ९; ८, २; १६, ५; ६; १९, ६; श. १, ४, १, ६; ४, १, २, १०; ६, ३, १, ७; ४, १, ७; २, ८; ६, १, ६; ७, १, २, २२; ३, १, २८; ८, ६, ३, ११; ९; ९, ३, १, २; ५, १, ५६; १०, ३, २, ७; तै. १, १, ९, ५; सिच्यते श. १, ५, ३, १६; २, ४, ४, २२; ३, ५, ३, १६; ६, २, २, २२; ४, २, १०; ४, १९; ६, १, ११; ७, ३, २, ९; तां. ८, ७, १०; १२, १०, १२; जै. १२९; १६४; प. २, १; गो. २, ४, ५.

सिच्येत(सिच्येत?) शांआ. ८, २; असिच्यत जै. १, १८, ३, ७.

सिक्त-क्तम् ऐ. २, ३९; ३, ३३; ३५; ४, १४; ५, २७; ६, ९; ७, ३; ऐआ. १, ४, २; शां. ३, ९; १६, ४; १९, ६; श. १, ५, ४, ३; ७, २, १४; २१; ९, २, १०; ११; २, ४, ४, २२; २५; ३, ७, २, ८; ४, ३, २, ४; ४, २, १६; ५, १, ८; ६, १, ३, २०; ४, २, ९; ३, ६; ६, ३, १७; ७, १, ४, २, ५; ७, १, १, १२; १७; ३, १, ४५; ५, १, ३२; ९, ५, १, ५६; ६८; ११, ४, १, ७; १५; १२, ४, १, ७; ५, १, १३; का. १, ३, ४, १३; तैआ. १, १२, १; जै. ९७; १८४; जै. २, १, २, ९; ३, २, ५, ५; ३, १, २; प. २, १, २; गो. १, ३, ७; ९; २, ४, ५; ६, ७; १५; -क्तस्य श. ४, २, १, २८; -क्ताः गो. २, ४, ५;

-कात् गो. २, ६, १५; -काय प. २, २; -क्तन श. १, ५, ३, १६.

सिक्ति-क्तिः ऐ. २, ३८; ३९; ६, ३.

सिक्त्वा ऐ. ६, २७; सा. १, ७, ११.

सिच-सिचि श. ३, २, १, १८.

सिच्यमान-म् श. ४, २, १, १८.

सिन्चत्-ञ्चत् तै. ३, ३, १०, ३.

सित-√सि द्र.

√सिध्वा, सेधति तै. २, ४, १, ६; सेधतम् तै. २, ८, ४, ६; सेधत तै. २, ८, २, २.

सिद्ध-द्वाःतां. १०, ३, १३; २३, २८, ८

सेधत्-धन्तः तै. २, ८, २, ३.

√सिध्वा, सिध्यति सा. ३, ४, ७; ९; गो. २, २, ८; सिध्यन्ते तैआ. १, ३१, ५; सिध्यन्ति गो. १, १, २२; सिध्येत शांआ. ५, ७; ८.

सिद्ध-द्दः श. १४, १, २, २३; जै. ३, ३, २, ५; -द्दम् सा. ३, ९, १; सा. ३, ९, १; -द्दे सा. ३, १, १२.

सिद्ध-गमन, सिद्धा(-द्दआ-)  
गमन-नः तैआ. १, ८, ७.

सिद्धि-द्धिः शांआ. ५, ३; ८, २; गो. १, २, ८; -द्धिम् सा. ३, ४, ६; -द्ध्यै तैआ. ४, ३, २; ५, ३, ६; तां. १२, ९, १; १५, ५, २८.

सिध्म-ध्मः तै. २, ८, ४, ४.

सिध्म-ल-म् तै. ३, ४, १४, १.

सिनीवाली--लि श. १४, ९, ४, २०; सं १, ४, ७; २, ६, २; ली ऐ. ३, ४७; ४८; ७, ११; श. ६, ५, १, ९; १०; तै. १, ७, २, १; प. ४, ६; गो. २, १, १०; ल्यै ऐ. ३, ४७; श. ९, ५, १, ३८

सिन्धु-न्धवः श. १०, ६, ४, १; १३, ८, ३, ५; १४, ९, ३, ११; तै. २, ४, ३, ११; ५, २; ७, ७, ६; तैआ. १०, १०, १; २; ४९, १; जै. १, ९, २, ९; -न्धवः श. १२, ६, १, ३४; -न्धुः ऐ. १, २१; श. ८, ५, २, ४; १२, ६, १, ३४; तै. २, ८, ७, २;

† १ गत्याम्, २ संसराद्धौ, इति विवेकः ।

तैआ. ४, ४२, ३; -न्धुम् तै  
२, ४, १, ५; तैआ. १०, १, १३;  
जै. १७८<sup>३</sup>; २०३; २०४; -न्धुम्ऽ  
इव तैआ. ६, ११, २; -न्धून् ऐ.  
२, ९; तै. २, ८, ३, ८; ३, ५, ७, ३;  
जैव. १, ९, २, ७, ९; -न्धूनाम् तै.  
२, ६, ९, १; ३, ५, ७, ४; -न्धोः  
तैआ. ४, ४२, १; जै. २०३; २०४<sup>२</sup>.  
सिन्धु-क्षिप्त(√क्षि) - क्षिप्त तां.  
१२, १२, ६; जै. १७८.  
सिन्धुक्षिप्ता - ता जै. १७८.  
सिन्धु-पा(←पा)मन् - म आ. १,  
१३७; १५२; १९७; ४०४; ४१४;  
जैआ. १, १९७.  
सिम - म: जै. १८३<sup>३</sup>; -मस्मै तै. २,  
८, ७, २.  
सिमसिमायत्(√सिमसिमाय) - यत्  
जै. १८२.  
सिमा - मा: ऐ. ५, ७; तां. १३, ४,  
१; ५, ३; जै. १७९<sup>३</sup>; १८३; आ.  
२, २६, १; जैआ. २, २४, १;  
-मानाम् ऐ. ५, ७; तां. १३, ३, ३;  
५, ३; ६, ५; ९, ३; ४; जै. १७९;  
१८२; -मास्य: तां. १३, ९, ४.  
सिमा-स्व - स्व ऐ. ५, ७; जै. १८२<sup>३</sup>.  
सिरिन्द - न्द: जै. १६४.  
√सिच्, सीव्यति ऐ. ३, ३७; तै. ३,  
१०, ११, ७; सीव्यत्तु मं. १, ५, ३.  
सिपासत्(√सन्) - सताम् तै. ३,  
१२, ९, ३; -सन् तै. २, ८, २, ८;  
-सन्त: तै. २, ८, ६, ७.  
सिपासती - त्य: ऐ. ४, १७.  
सिपासु - सव: ऐ. ६, ७; गो. २,  
५, १३.  
सिपियाण(√सिपि) - गस्य तैआ. ५,  
१, ३.  
सिष्विदान्(√सिष्वि) - न: तैआ. ६,  
२, १.  
सिस्वक्षमाण(√सिस्व) - ण: गो. २,

२, ११.  
सीता - ता श. ७, २, २, ५; १०; ११:  
तै. २, ३, १०, १; -ता: श. ७, २,  
२, १३; १५; १६; १९; ३, ३; ४,  
२९; १३, ८, २, ७; -ताम् श. ७,  
२, २, ९; १३, ८, २, ६; -०त्ते श.  
७, २, २, १०<sup>३</sup>; -०त्ते तैआ. ६,  
६, २.  
सीता-समर् - र: -रे श. ७, २,  
३, ३.  
सीदत्(√सिद्) - दन्त: श. १२, १, ३,  
२२; -दन्तम् तै. २, ६, १७, ३.  
सीदन्ती - न्ती तै. ३, ७, ६, ८.  
सीदन्तीय - यम् तां. ११, १०, १२;  
आ. जैआ. १, ५८१ -यस्य तां.  
११, १०, १२; -ये आ. जैआ. १,  
४०७; -येन तां. ११, १०, १२.  
सीदन्तीय-स्व - स्व तां. ११, १०,  
१२.  
सीवला - ०ले तै. २, ५, ६, ४; ५.  
सीम् तै. २, ७, १३, ४; ८, ४, ७; २, ८,  
७, ४; ३, ६, १०, १; तैआ. ६, २, १.  
सीमन् - मा श. ७, ४, १, १४,  
-मानम् ऐआ. २, ४, ३; तां. १३, ३,  
४, १; १५, ५, २०; जै. १८२;  
१८३; मं. १, ५, २<sup>३</sup>; -मानाम्  
आ. १, ५५५; -मन: ऐ. ५, ७<sup>३</sup>.  
सीम-तुस(ः) श. ७, ४, १, १४<sup>३</sup>; तै.  
२, ८, ८, ८; तैआ. १०, १, १०;  
जै. १८३.  
सीमन्त - म् तै. २, ७, १७, ३.  
सीर - रम् श. ७, २, २, २<sup>३</sup>; ४, ५; १३,  
८, २, ५; का. १, ६, ३, २; तै. १,  
७, १, २; २, ५, ८, १२<sup>३</sup>; -रा श.  
७, २, २, ४; ५; जै. १७६<sup>३</sup>.  
सीर-पति - ति: तै. २, ४, ८, ७; मं.  
२, १, १६.  
सीस - सम् शांवा. ११, ७; श. ५,  
१, २, १४; ४, १, ९; १०; १२, ७, १,

७; २, १०; तै. १, ८, ५, ४; ३, १२.  
६, ५; गो. १, १, १४; -सम्ऽइव  
शांवा. ११, ८; -सेन श. ५, १,  
२, १४<sup>३</sup>; ४, १, १०; १२, ७, २, १०;  
१२; ८, ३, १४; तै. १, ७, ८, २; ८,  
५, ३; २, ६, ४, १; ६, ११, ६; गो.  
१, १, १४.  
सु ऐ. १, ९; २२; २, २; ४, ३; २०; २९;  
३१; ५, १; ४; ६; ७<sup>३</sup>; १२: १८-  
२०; ६, १८; १९; ७, ७; ८, ११,  
ऐआ. १, ३, ७; ५, १; ५, १, १<sup>३</sup>-  
६<sup>३</sup>; २, ४३, १<sup>३</sup>; शां. ८, ४; १०,  
२; २५, ८; २६, १२; २९, १;  
शांवा. १, ३; श. २, २, ३, २३;  
५, २, २८; ६, ४, ३, १०; ६, २, ५;  
७, २, १, १०; १३, ५, १, १२; का.  
१, २, ३, १९; तै. २, ८, ६, ६; ७,  
१०; ३, १, ३, ३; तैआ. १, १३, २;  
४, ११; ८; २०, १; ४२, ३; ६, ४, १;  
तां. ६, ९, ४; ८, ६, १२; १५, ५, ६;  
८, १; १६, ११, २; जैव. ४, १०,  
२, १; २ प. ५, १; सा. २, १, ५;  
१०; ३, ४; ३, १, १३; ३, १; गो.  
२, ४, १; ६, १<sup>३</sup>; सुऽइव श. ६, ६,  
२, ५.  
√रिषु, सुनोति श. ७, २, १, ९; १२;  
८, २, १३; सुनोति श. १२, ८, २,  
१२; १४; १९; २०; तां. १२, ९,  
१२; जैव. १, १६, १, ४-७; सुन्व;  
न्ति शां. १९, ५; गो. १, २, २२<sup>३</sup>;  
सुन्वे शां. २६, ११; १३, ११, २,  
सुपाव श. १२, ८, २, १२; तै. २;  
६, १, २; तां. १२, १०, १; सुपुष्ट:  
तै. २, ६, १२, ४; सुपुष्ट ऐ. ५,  
१२; तां. १२, २, ३<sup>३</sup>; सा. ३, १,  
६; ४, ३<sup>३</sup>; गो. २, ३, १४; सावि-  
पत् श. ५, १, ४, ४; सुनवाम ऐ ४,  
३०; ३२; ५, २; ५; ८; १५; १७; १९;  
२१; ऐआ. १, ५, ३; तैआ. १०,

१,१६; अमुनोत् श. १२, ८, १, ३; अमुन्वत् ऐ. ४, १०; सुनु-  
यात् ऐ. ७, ३२; सुनुयुः ऐ. ४,  
२६.

सुयते ऐ. ८, ५; श. ५, ३,  
१, १; २; ४-१२; ३, १३; ९,  
४, १, १३; ३, १३; ४, ८; १२, ७, ३,  
१२; ८, २, १२; १४; १५; तै. १,  
३, ९, २; २, ७, २, २; ३, २; ४, १; ५,  
१; सुयते श. ५, ३, ५, ३१-३६;  
३७; ९, ३, ४, ५; ६; ७; ४, १, १;  
१३; ३, १२; ४, ८; १२, ८, ३, १२;  
१४; १९; २०; तै. १, ३, ३, ७; ९,  
१; २; ३; ८, ८, १; २, ७, ५,  
१; तां. १८, ८, ३; ७; १२;  
जै. ५३; गो. २, ३, ९; सुयातै  
तै. २, ७, ३, ३; सुयै श. ५, २, ३,  
१; ४; ६-१०; ४, १; ३; ४; ७;  
१२; १४; ५, ४; ८; १२; १४; ३, ३,  
२; ५, ४, १४; ५, ११; असुयन्त,  
सुयेमहि श. ९, ३, ४, ६; सुयेय  
जै. १८८; असावि ऐ. ६, ११; तां.  
१२, १३, १७; १३, ५, १; ६, ५;  
१५, ३, ४.

सुत,ता- -तः ऐ. ४, ३१; ५, ६; ६, १७;  
८, ८; २०; ऐआ. ५, २, १; शां.  
१३, ४; २४, २; श. ४, १, ४, ७;  
७, १, १, २२; ९, ३, ४, ९; १०, ६, १,  
८; १२, ७, ३, ४; १२; १४, ५, १, ३;  
तै. २, ६, १, ३; २, १; १२, १; तां.  
६, १०, १२; ८, ४, ५; ९, ७, १; ११,  
६, ३; १४, ५, २; १८, ८, १३;  
२३, ६, ५; गो. २, ५, ११; -तम्  
ऐ. २, ३७; ३, १५; ४, ६; २९;  
५, १; ४; ७; १३; १६; ६, १२; ८,  
१; ११; २०; ऐआ. १, १, ४; २, १;  
५, २, ५; शां. १५, २; १९, ८; २३,  
७; २४, २; २५, ३; ११; २७, २;  
शांआ. १, ३; श. ४, २, १, २७;  
३, १, २४; २७; ७, १, १, २२; १२,

८, २, १२; १३, ४, २, १७; ५, १, ९;  
तै. १, १, १, ५; २, ५, ८, ९; ६, १,  
१; १२, २; ४; ७, १२, १; १३, २; ३,  
८, ३, ४; तां. ९, २, ७; १६; ९, ८;  
११, २, ३; १२, १२, ४; १३, ३; १५,  
३, ३; ८, ४; जै. ८३; १६८; दै. १,  
१६; सा. १, ४, ३; ६, ९; ७, ९; ३,  
१, ३; गो. २, २, २२; ४, १५; ५, ३;  
-तस्य ऐ. ३, ३७; ४, २९; ५, ६;  
१६; ६, १७; ७, ३३; ८, २०; ऐआ.  
५, २, ४; श. ४, ३, ३, १३; १२, ८,  
१, ४; ५, २, १३; तै. १, ४, २, ३; २,  
५, ४, २; ६, ३, १, २; तां. १, ६, ११;  
६, १०, १६; १८; प. ३, १; गो.  
२, ३, १४; ५, ११; -ता तै. ३,  
१०, १, २; ९, ७; १०, २; -ताः ऐआ.  
१, १, ४; श. ४, १, ३, १९; ९, ३,  
४, ५; ४, १, १; ३, १२; तै. २, ६,  
११, १०; तां. ११, ३, १; १०, ४;  
जै. ११७; -तानाम् ऐ. ४, ४; ५,  
१; शां. १७, ३; २४, ७; -ताय जै.  
५३; -तासः ऐ. ६, ३६; श. ४,  
६, १, १०; तै. २, ४, ३, १२; तां.  
१२, ५, ६; सा. २, ५, ५; गो.  
२, ४, ३; ६, १६; -ते ऐ. ६,  
६; ८, २०; ऐआ. ५, २, २; शां.  
८, ७; २०, ३; २४, ७; तै.  
२, ४, ५, १; ६, १२, १; २; ४;  
७, १३, १; तां. ९, २, १५; १४,  
१०, १; २१, ९, १६; जै. ८५; गो.  
१, ५, २५; २, ५, १२; -तेषु शांआ.  
२, १०; तै. २, ४, ३, १२; तां. ९,  
२, २१.

सुत-कीर्ति- -स्याम् ऐ. ३, १५.

सुत-तेजस्- -जसम श. १०, ६,  
१, ८; -जाः श. १०, ६, १, ८;  
११.

सुत-पा(√पा)- -पाः शां. २०,  
३-०पौ ऐ. ६, १२; गो. २, २, २२;  
४, १५.

सुत-रघिष्ठीय- -ये आ. जैआ. १,  
१५०.

सुत-वत्- -वान् शां. १५, २; श.  
१३, ८, २, ३.

सुतवती- -तीः ऐ. ६, ९; ११;  
१२; -तीभिः गो. २, ३, १६; ४,  
४; १८; -स्यः गो. २, ५, ५.

सुत-सोम- -म् शां. २१, ३.

सु(त→)ता-वत्- -वतः श. १३,  
८, २, ३; गो. २, ३, १४; -वन्तः  
ऐआ. ५, २, ४; तां. १२, ४, ३; १४,  
४, १; सा. १, ७, ७

सुता(-तऽअ-)सुत- -तयोः श.  
१२, ८, १, ५; -ताभ्याम् तै.  
२, ६, ४, ६; -तौ तै. २, ६,  
२, ३.

सुतासुतिन्- -ती तै. २, ६, १५,  
१; २.

सुते-मनस्- -नसः, -नाः वं. १.  
सूत्य- -म् शां. ४, ४; तै. ३,  
९, १७, ३.

सुत्या- -त्यया तां. १०, ३, १०;  
-स्या शां. ३०, ६; श. ३, ३, ४, १९;  
तैआ. २, १७, १; जै. १३२; तां. ५, ९,  
१४; -त्याः श. १३, ४, ४, १; ६,  
१, २; गो. १, १, १२; ५, २३; २५;  
-त्याभिः श. १२, ३, ३, ११; १२;  
१३; १४; गो. १, ५, १०; -त्याम्  
ऐ. १, २६; ६, ३४; ७, १; श. ३,  
३, ४, १९; ४, ३, १८; ५, १,  
१५; तैआ. ५, १२, ३; प. १,  
१; गो. २, २, ४; -स्यायाम् ऐ.  
२, ३; शां. ७, ३; ८, ७; श. ४,  
१, २, ६; जै. १२०; -स्यायं श.  
३, १, ३, २८; २, २, ७; ४, १, २, ६;  
१२, ७, ३, ६; -त्यासु श. १३, ४,  
४, ४; ६, १, ५.

सुस्वन्- -स्वने ऐ. ८, २८; -स्वा  
ऐ. ८, २८; जै. १२४.

सुन्वत्- -न्वत् शां. १३, ७; -न्वतः



ऐ. ५, ६; शां. २३, १; श. १३,  
 ५, १, ९; -न्वते ऐ. १, २९;  
 ५, २, १; श. ४, २, २, १३; -न्वत्  
 शां. १३, ८; गो. १, ५, २४.  
 सुन्वती-ती तै. ३, १०, १, २;  
 ९, ७; १०, २.  
 सुषुत्रस-षुषुपः शां. २९, १.  
 सुषुवाण-णः श. ५, ४, ३, २३;  
 ५, २, १; ४, ४, ८; ५, २, ४; तै. १,  
 ८, ८, ३; तां. १८, १०, १; -णम्  
 श. ९, ३, ४, १८; तै. १, ७, ९, ४;  
 -णस्य तै. १, ८, १, १; २, ५; ५, १;  
 तां. १८, ९, १.  
 सुष्वान-णासः सा. १, ४, १८.  
 सूयमान-सोतृ-, सोप्यमाण-  
 सोप्यन्ती-, सोतोस अद्र.  
 √२सुा, सुवते श. ५, ३, ३, १३; ९, ४,  
 ३, १२; सुवत् तैआ. ३, ११,  
 १०; सुत् तैआ. १, १, २; २१, १.  
 सुवान-नः तैआ. १०, १, १५.  
 सुकन्या-न्या श. ४, १, ५, ७; जै  
 १८६; -न्याम् श. ४, १, ५, ६; ८;  
 जै. १८६; -न्ये श. ४, १, ५, ९;  
 १०; १३.  
 सुकप(र्द→)र्दा-र्दा श. ६, ५, १, १०.  
 सुकर्मन्-र्मणा तै. २, ६, १३, ३.  
 सुकिञ्चुक-म् मं. १, ३, १.  
 सुकीर्ति-र्तिः ऐ. ६, २९; गो. २,  
 ६, ८; १२; -र्तिना ऐ. ५, १५; शां.  
 ३०, ५; -र्तिम् ऐ. ६, २९; गो.  
 २, ६, ८; १२.  
 सुकुरी(र→)रा-रा श. ६, ५, १, १०.  
 सुकृत(√कृ)-कृतः श. १, ९, ३, १०;  
 १३, २, ७, १२; तै. ३, १, १, ६; २, ४;  
 ७, ७, १४; १२, ५; तैआ. २, ६, २, ६,  
 १, २; तां. २०, १५, १५; जै. १४७;  
 -कृतम् श. ४, ५, ८, १०; तै. २, ७,  
 १३, ३; -कृताम् शां. ५, १०; श. ९,  
 ४, ४, ५, १, ४५; तै. ३, ७, ५,  
 १२; ६, ९; १२, ५; तैआ. ६, १, १;

४; गो. १, ५, २४; -कृते तै. २,  
 ५, ४, ४; -कृन्निः श. १३, २, ७, १२.  
 रिसु-कृत, ता-तः शां. २१, ४; श.  
 ४, ३, २, १८; ८, ६, २, १८; तै. ३,  
 ५, ७, ५; -तम् श. ६, ३, ३, १४;  
 ८, ६, २, १८; तै. २, ६, ४, ६; ३.  
 १, १, ७; -ता तै. २, ४, ३, १३;  
 -तेन जै. १४.  
 रसु-कृत-तम् ऐ. २, ७; ३, ३८; ८,  
 १५; ऐआ. २, ४, २; शांआ. ३,  
 ४; श. १, ६, १, १९; ४, १६; २, २,  
 २, १६; ३, ३, ११; १२; ६, ३; १;  
 ४, १, ४, ५; ५, १, ७; ११, १, २,  
 १२; २, ३, ६; १४, ९, ४, ३; ६; का.  
 १, ६, ३, १; तै. १, २, ६, ७; तैआ.  
 ८, ७, १; प. १, ६; मं. १, ३,  
 ११; -तस्य ऐ. १, २८; ऐआ. ३,  
 २, ४; शांआ. ८, ६; श. ६, ४,  
 २, ६; ७, ५, १, ९; ८, ६, ३, १९;  
 तै. २, ५, ६, ३; ८, ८, ५; ३, ३, ६,  
 ११; १०, २; ७, ६, ८; तैआ. १,  
 ३, २; २, १५, १; -ताय तै. २, ४,  
 ३, ७; ३, ३, २; ७, ४, १०; -ते  
 तै. ३, ७, १३, ३; -तेन तै. ३, ७,  
 ५, ११.  
 सुकृत-दुकृता-ते शांआ. ३, ४.  
 सुकृत-रस-म् जैठ. ३, ३, ४, ६.  
 सुकृति-तीनाम् गो. २, २, १२.  
 सुकृत्य-त्याः तै. ३, १, १, ६.  
 सुकृष्ट(√कृष्)-म् ऐ. ३, ३८.  
 सुकेतु-तुना तै. २, ४, ५, ३; ६,  
 १६, १.  
 सुक्रतु-सवः तै. ३, ६, ३, २; -तुः ऐ.  
 ८, १३; १८; ऐआ. १, २, १; शां.  
 १५, २; श. १, ४, १, ३५; ३, ३,  
 २, १२; ५, ४, ४, ५; १२, ८, ३,  
 १०; तै. १, ७, १०, २; २, ४, ३, ८;  
 ६, ५, २; -तुम् ऐ. १, १६; शां.  
 ८, १; श. १, ४, १, ३५; तै. १,  
 ७, १०, २; ३, ५, २, ३; गो. १, २,

२३; -तु ऐ. ५, ४; -तो श.  
 १२, ४, ४, १.  
 सुकुब्(√कुव्)-दधःऽइव श. २, ४,  
 १, १४; का. १, ४, २, ९.  
 सुक्षत्र-त्रः तै. २, ६, १८, ४; ८, ७, ५.  
 सुक्षिति-तयः तै. ३, ७, १, १; -तिः  
 श. १४, १, २, २४; तैआ. ५, ३,  
 ७; -तिम् तै. २, ४, ३, ८; ७, ४, १;  
 -तीनाम् तै. २, ५, ५, १; -त्यै  
 श. १४, १, २, २४; तैआ. ४, ३,  
 ३; ४, ३, ७.  
 सुक्षेत्रिया-या तैआ. ६, ११, १.  
 सुक्ष्मा-क्ष्मा श. १, २, ५, ११; का.  
 २, २, ३, १०; -क्ष्माम् श. १, २,  
 ५, ११; का. २, २, ३, १०.  
 सुख-खम् ऐ. ८, २०; शां ५, ४;  
 शांआ. ५, ७; ११, १; श. २, ६, २,  
 ११; ११, ५, ७, १; गो. १, ४, २३;  
 २, १, २२; -खस्य शां. ५, ४; गो.  
 २, १, २२; ६, ३; -खात् गो. १,  
 ४, २३; -खे श. ११, ५, ७, ४.  
 सुख-तम-मे तै. २, ४, ३, १०.  
 सुख-दुःख-खयोः शांआ. ५, ८;  
 -खे शांआ. ३, ७; ४, १५; ५, ५;  
 ६; ८.  
 सुख-रथ-म् शां. २६, १२.  
 सुखादी(खडादि)-म् तैआ. १,  
 २७, १.  
 सुखी/भू, सुखीभवति सं. १.  
 सुग(√गम्)-नाः जै. १२३; -नाम् का.  
 १, ६, २, ६; तै. २, ४, २, ५; ५, ३; ३,  
 १, २, ११; जै. १६८; मं. २, ५,  
 ७; -गा श. ४, ४, ४, १०; -गाः तै.  
 २, ८, ३, ६; -गानि श. ४, ४, ४,  
 १०; -गोभिः श. १३, २, ७, १२;  
 तै. २, ६, ७, ६; ३, ७, ७, १४; मं.  
 १, ३, १२ -गैः तै. ३, १, २, १०.  
 सुगन्तु-न्तुः जै. १२३.  
 सुगन्धि-म् श. २, ६, २, १२; १४;  
 का. १, ६, २, ७.

सुगन्धि-तेजन- -नम् श. ३, ५, २. १७; तां. २४, १३, ५; -नानि ऐ. १, २८.	सू-तप्त- -प्तानि श. १, २, १, १३; का. २, १, ४, ११.	-दासः ऐ. ५, १, १२; २०; ऐआ. १. २, १; ५, २, ४; जै. १७१; -दासम् ऐ. ८, २१; -दासे ऐ. ७, ३४.
सु-गतु- -तुया तैआ. ६, ११, १.	सू-तमि(स)→स्रा- -स्रायान् श. ४, १, २, १३.	सु-दर्शन, ना- -ना तै. ३, १०, १, १; -ने तैआ. १, ३१, २.
सु-गीन- -म् जै. ११४.	सू-तमिन्- -मिं, -मिणम् ऐ. १, १३.	सु-दिति- -तिः गो. २, २, १३.
सू-गुप्त- -म् श. १, २, २३; ३, ६. २, १४; १५; का. २, १, २, १६.	सू-तप(√तक्ष)- -पः तैआ ४, १७, १; तां. १, २, ९; ६, ६, १६.	सु-दिन- -नाः तै. ३, ६, ८, २; -नाः ऐ. ५, १८.
सु-गोपा-तम- -मः ऐ. ६, १०; श. ४, ५, २, १७; गो. २, २, २०.	सु-तीर्थ, र्था- -र्थम् जै. १६८; -र्थां श. ३, २, २, १७.	सुदिन-स्व- -त्वे ऐ. २, २; शां. १०, २; तै. ३, ६, १, ३.
सु-गृहपति- -तिः श. १, ९, ३, १९.	सु-नृप्त- -म् तैआ. १, १०, ३.	सु-दीति- -तये जै. ४४; -तिः तां. १, ९, ११; जै. ४४; -तिम् तै. ३, ६, ९, १.
सु-गार्हपत्य- -त्यः तै. १, २, १, २०.	सु-नृत्य- -त्या- √ १ सु द्र.	सु-दुधा- -घा तै. १, ४, ८, ५; २, ६, ४, ३; १३, ३; -घाम् ऐ. १, २२; तै. ३, ७, ७, १३; -घाम्ऽइव तै. ३, ७, ६, ९; -घे तै. २, ६, ७, ३; ८, ३; १०, ३; १४, ३.
सु-चक्र- -म् मं. १, ३, ११.	सु-त्रात(√त्रै)- -म् श. ५, ५, ४, १०; १२, ७, १, १४.	सु-दुग्धा- -शम् तै. ३, ६, ९, १.
सु-चक्षस्- -क्षसः शां. २, ५, ५.	सु-त्रामन्- -ना तै. २, ६, ४, ३; ११, १०; १३, २; ३; १४, २; ६; १५, ३; -माणम् ऐ. २, ९; श. ५, ५, ४, २५; तै. २, ६, ११, ९; १०; तैआ. १, १३, २; -म्गे श. ५, ५, ४, १; २०; २४; १२, ७, ३, ६; तै. १, ७, ३, ७; ८, ५, ४; २, ३, १, ५; ६, १, १.	सु-द्वेष- -वः श. ७, ५, २, ५२; ११, ५, १, ८; तैआ. २, १८, १; -वम् तै. २, ६, १०, १; १४, १; ३, ६, १३, १.
सु-चरित- -त्तम् तै. ३, ३, ७, १०; सा. १, ५, १५; -तानि तैआ. ७, ११, २; -ते श. ३, ३, १३; तै. ३, ३, ७, ९; ७, १०; जै. १५२.	सु-खन्- √ १ सु द्र.	सु-द्युत्- -ते शां. २, ५, ९.
सु-चक्र- -म् मं. १, ३, ११.	सु-दक्ष- -क्षः ऐ. १, २८; श. ६, ४, २, ७; तै. २, ४, ३, ८; -क्षस्य जै. १९८; -क्षा ऐ. ४, ११; शां. १८, ५; -क्षा तै. २, ४, ६, ४.	सु-द्योत- -तः श. ६, ४, २, १. -तम् श. ६, ५, १, ५; तां. ६, ९, ४; -ताः तै. २, ४, ५, ६; -न्ते तै. २, ५, ६, ४.
सु-चेतन- -म् ऐ. ६, ३५; जै. १३६; गो. २, ६, १४.	सु-दक्षिण- -णः जै. १३५; जैउ. ३, २, १, ३; २, २; ४; ६; ८; ३, ६; -णम् जैउ. ३, २, २, ५.	सु-धन्वन्- -न्वा श. १४, ६, ३, १.
सु-जनिमन्- -मा तै. २, ४, ३, ५; तैआ. ६, १०, १.	सू-दत्त- -त्तः जैउ. ३, ७, ४, १; -त्तम् श. ७, १, १, ४; -त्ताय जैउ. ३, ७, ४, १; ४, ९, २, १.	सु-धर्मन्- -र्मं श. १२, २, २, २९; -र्मा तैआ. ४, १०, २; ५, ८, ६.
सु-जन्मन्- -न्मनी ऐ४, ३२; शां २१, २	सु-द्वय- -त्रः श. १, ९, ३, ६; ४, ४, ३, १४; ४, ८; १४, २, १, १५; ९, ४, २८; तैआ. ४, ८, २.	सु-धा(√धा)- -घायाम् ऐ. ३, ३९; ४७; ४८; श. २, २, २, ६; का. १, २, २, ५; जैउ. २, ५, २, ६.
सू-जात, ता- -तः श. ६, ४, ३, ६; -तम् श. ६, ५, १, ५; तां. ६, ९, ४; -ताः तै. २, ४, ५, ६; -न्ते तै. २, ५, ६, ४.	सु-द्वानु- -न्वः शां. १, ५, २; तै. २, ४, ८, ७; ७, १२, ४; तैआ. ४, २, २; मं. २, १, १६; -न्तु शां. १८, १३; तै. २, ८, ६, ७.	सु-धातु- -म् श. १, १, ३, ५; का. २, १, ३, ५.
सु-जन्म- -म् तै. २, ८, ८, १.	सु-दामन्- -न्तः तां. २२, १८, ७.	सुधातु-दक्षिण- -णः, -णम् श. ४, ३, ४, १९.
सु-जित- -म् श. ३, ४, ४, २१.	सु-दास- -दाः ऐ. ८, २१; जै. १७१;	सु-धान- -ता तां. २२, १०, १६.
सु-जिह्व- -न्तु तै. ३, ६, ३, १.		सु-धित, ता- -तः ऐ. ८, २६; तै. २, ६, ४; -तन् तै. २, ५, २, १;
सु-जुष्ट(→)ष्टा- -ष्टा तै. २, ४, ६, १.		
सु-ज्ञान- -नः जै. १७२; -नम् तां. ५, ७, १०; ११; ११, १०, १३; जै. १६८; १७२; -नस्य जै. १७२; -ने आ. जैआ. १, ५७२.		
सु-ज्ञान-त्व- -म् जै. १७२.		
सु-ज्योतिस्- -तिः श. १४, २, १, १; २, ४१; तैआ. ४, १०, ४; ५, ७, १२.		
सुत- √ १ सु द्र.		

-नाम् तै. ३, १२, ३, ४; -ते तै. २, ६, १०, २; ३, ६, १३, १.  
 सु-धी- -धियः तै. ३, ६, १०, ३.  
 सु-धुर- -रान् तैआ. ६, ५, २.  
 सु-निर्भक्त- -क्तः, -क्ताः श. १, ९, २, ३५.  
 सु-नीता- -ते तैआ. ४ २०, २.  
 सु-नीति- -ती तै. १, ४, ८, ६.  
 सु-नीय- -थः तै. २, ८, ६, २; वं. १; सा. ३, १, ९; -थान् वं. १.  
 सुन्वत्, ती- / सुद्र.  
 सु-पणाद्य- -द्यः जै. १३८.  
 सु-पुत्री- -स्त्री तै. २, ४, २, ७; -स्त्रीः श. ६, ८, २, ३; तै. २, ६, ८, २; ३, ३, ३, ५; तैआ. ६, १०, २; -त्यः श. ६, ८, २, ३.  
 सु-पथिन्- -पथा ऐ. १, ९; श. ३, ६, ३, ११; ४, ३, ४, १२; १४, ८, ३, १; तै. २, ५, ८, ९; ८, २, ३; तैआ. १, ८, ८.  
 सु-पुद्गी (←पाद्←द)- -दी तै. २, ५, ८, १०.  
 सु-परिविष्ट(ष्ट→ष्टा)- -ष्टाः श. ३, ८, २, ३.  
 सु-पर्ण- -र्णः ऐ. ४, २०; ६, १४; ऐआ. ३, १, ६; ५, १, ५; शां. १८, ४; शांआ. १, ८, ७, १९; श. ६, १, २, ३, ६; ७, २, ६, १; ७, ४, २, ५, २; २, ३, १८, ३, ४; ४, १, ११; ४, ३; १०, २, २, ४; १२, ३, ४, ४; १४, ६, ३, २; ७, १, १९; तै. २, ८, ६, २; तैआ. ३, ११, ८; ४, २, ९, १; जै. ४८; १७०; १९७; आ. २, २३, १८; -र्णम् ऐ. १, २, २; शां. ८, ५, ७; श. ६, ७, २, ६; ९, २, ३, ३, ४; ४, ४, ३; तै. २, ५, ८, ५; तैआ. ६, ३, १; तां. १, ५, १९; प. ५, १, ४; गो. १, २, ९; -र्णस्य ऐआ. १, ४, २, ३; -र्णाः ऐ. ३, १९;

२, ५, ७, ९; शांआ. १२, ३; तै. २, ५, ८, ३; तैआ. ४, २०, ३, ४, २, ३; मा. १, ७, १३; -र्णां तै. ३, ७, ७, १४.  
 सुपर्णी- -र्णां शां. ३, ६, २, ४-७, १५; १६; -र्णाम् श. ३, २, ४, १; ६, २, २.  
 सुपर्ण-चित्- -चित् श. ८, १, ४, ८; -चितम् श. ६, ७, २, ८.  
 सुपर्ण-रूप- -म् ऐआ. १, ४, २; तां. १४, ३, १०.  
 सुपर्ण-य- -यः तैआ. १०, ६३, १.  
 सु-पलाश- -शे तैआ. ६, ५, ३.  
 सु-पाणि- -णिः श. ६, ५, ४, ११; तैआ. ४, ३, २.  
 सु-पापीयस्- -यान् जै. १३८.  
 सु-पार, रा- -रा तै. २, ८, ६, ६; -राय सा १, २, ५.  
 सु-पिच्य- -च्य शां. २१, ३.  
 सु-पिप्लु, ला- -लः तै. २, ६, १०, ६; १४, ५; -लाः श. ६, ४, ३, २, ३; ४, १७; तै. २, ७, १६, ४; तैआ. १, २९, १; -लाभ्यः श. ३, ७, १, १२.  
 सु-पुत्रा- -त्रा तै. ३, ५, १३, ३; ७, ५, १०; -त्राम् मं. १, २, १९.  
 सु-पुरुष- -पय सा. १, २, ५.  
 सु-पु(√पू)- -र्णां श. १, ७, १, १६.  
 सु-पुत- -म् श. ३, १, २, ११; ३, २२; तै. २, ८, २, ३.  
 सु-पू(र्ण→र्णा)(√पू)- -र्णां श. २, ५, ३, १७; का १, ५, २, १६.  
 सु-पूर्वाह- -है ऐ. १, २, ३.  
 सु-प्रेक्ष- -क्षः तै. ३, १, २, ४; मं. १, ५, ४; -क्षसा शां. २४, ९; तै. २, ६, ११, ५; १२, ३; १३, ३; १८, ३; ३, ६, २, २; -क्षसे तै. २, ६, १७, ४; -क्षाः तै. १, २, १, २७; ३, ७, ६, ४; ५, ७, १४.

सु-पोष- -षः श. २, ४, १, १; ४, ५, ६. ४; का. १, ४, २, १; तै. ३, ६, २, २; -षाः श. ४, ६, ९, २४.  
 सुप्त(√स्वप्)- -प्तः ऐआ. २, १, ८; शांआ. ५, ३; ६, १५; १९; श. १०, ५, २, १५; १४, ५, १, १६; १७; ७, १, १२; १६; १९; २०; -प्तम् शांआ. ६, १९; १२, ५; श. १२, ९, २, २; १४, ५, १, १५; तै. १, ३, १, ४; -प्तस्य श. १४, ९, ४, ५; -प्तान् श. १४, ७, १, १२.  
 सुप्त-जन- -नान् तैआ. १, ३, १, ५.  
 सुप्त-ज्ञा- -ज्ञा श. ३, २, २, २२; २३; ४, १, २, २५; जै. १६०.  
 सु-प्रज, जा- -जाः श. ४, २, १, १७; ६; ९, २४; तै. १, १, १, २; -जाम् ऐ. १, १३.  
 सुप्रजा-वृनि- -निः श. ३, ५, २, १२.  
 सु-प्रजस- -जसः तै. ३, ३, ३, ५; मं. २, २, १३; -जसम् तैआ. १, ३०, १; -जाः ऐ. ४, ११; श. २, ४, १, १; का. १, ४, २, १  
 सु-प्रजास्त्व- -स्त्वम् श. १, ९, १, १४; तै. ३, ५, १०, ४; -स्त्वाय श. ७, ४, १, २; तै. ३, ७, १, ९; ५, ११; तैआ. ३, ११, १२; १३.  
 सु-प्रणीत- -ते ऐआ. ५, २, २.  
 सु-प्रतिगृहीत- -तम् का २, १, ३, २४; ४, १९; -ताः श. १, १, ४, २३; -तानि श. १, २, १, २१.  
 सु-प्रतिष्ठान- -नः श. ४, ४, १, १४.  
 सु-प्रतीक, का- -कः श. ६, २, १, ३२; ३, ३, १४; ४, १, २; ८, १, ७; ९, २, ३, ३५; तै. ३, ७, २, ७; ७, १०; -कम् शां. २, ९, २; २६, ८; शांआ. १, २; श. ६, ३, ३, १४; ४, १, २; तै. २, ८, २, ४; ८, १२; -कस्य श. ६, २, १, ३२; -का तैआ. १०, ४, २, १;

† 'द्विपामुनीते' इत्यत्र सा. तथाह । सा तु 'असुनीते(अमुनीति-)' इति पदं विद्वेषयन् सम्बुद्धयैकवचनमाह ।=सुनीयः इति मै. ४, ९, १२ । ‡ सुपा. स्वराभावः ? । § तु. पा. ५, ४, १२२ तत्र 'नित्यम्' इति चिन्त्यम् ।

सु-प्र(त्यञ्च्→)तीची- -ची श. ३,  
२,४,१७<sup>३</sup>.

सु-प्रतीन- -तः, -तात् वं. १.

सु-प्रतूर्ति- -तीं तै. २,८,४,६;८.

सु-प्रत्यु- -तिऽऊढ(√वह्)- -ढान्  
शां.२.१.

सु-प्रपाण(प्र√१पा)- -णे तै. २,८,८,  
१२.

सु-प्रयत- -ने तैआ. ६,५,१.

सु-प्रयस- -सम् शां. २०,३.

सु-प्रा(ञ्च्→)ची- -ची श. ३,२,४,  
१७<sup>३</sup>.

सु-प्राय(ण→)णा- -णाः तै. २,६,७,  
३;१७,३;३,६,२,२;३,३.

सु-प्रीत,ता- -तम् श. ४,४,५, २१;  
-ताः श. ४,२, १, ३३:५, १८;  
१९; -ते तै. २,६,१०,२;३, ६,  
१३,१.

सु-प्लन्- -प्ला श. २,४, ४,४<sup>३</sup>; १२,  
८,२,३; का. १,३,४, २<sup>३</sup>.

सु-फ(ल→)ला- -ला तैआ. ६,६,२.

सुफली-कृत- -तान् श. ११,१,४,२.

सु-फाल- -लाः श. ७,२,२,९.

सु-न्धु- -न्धुः तै. २,८,५,४; -न्धुना,  
-न्धुम्, -न्धो, -न्धोः<sup>३</sup>, -न्धौ  
जै. १९०.

सु-न्धु-तीर्थ- -र्थेन जै. १९०.

सु-वर्हिस्- -र्हिः तै. २,६, १८,२.

सु-वर्हिः-पृद्- -पृद् तै. २,६,१७,३.

सु-वाहु- -हुः श. ६, ५, ४, ११;  
तैआ. ४,३,२.

सु-वृहन्- -ह्य ऐ. ६,३; प. १,१<sup>३</sup>;२;  
-ह्याणम् तै. २,५,६,१.

सु-व्रह्मण्य,प्या- -ण्य गो. २,२,९;  
-ष्यः श. ३, ३,४,९; तैआ. १,  
१२,३<sup>३</sup>;तां. २,५,१५,३;१८,४;प.  
१,१;२<sup>३</sup>; गो. १,५, २४; -ष्यऽ-  
प्यः तां. २,५,४,५; -ष्यम् प. १,२;  
गो. १,४,६; -ष्यस्य गो. १,३,१८;

-ण्या ऐ. ६,३<sup>३</sup>;शां. २७,६;श. ३,  
३,४,१७<sup>३</sup>; तै. ३,१२, ९,६; प.  
१,२<sup>३</sup>; -ण्याऽ प. १,१;२<sup>३</sup>; -ण्याम्  
ऐ. ६, ३<sup>३</sup>; श. ३,३,४,१७; ४,  
६,९,२५<sup>३</sup>; १२,१,१,९; प. १,१;  
२<sup>३</sup>;गो. १,३,४; २,२,९; -ण्याय  
प. १, २; -ण्यायाः तै. ३,८, १,  
२; -ण्याय ऐ. ६,३; ७,१;शां. २७,  
६; श. ४,३,४, २२; तां. १८, ९,  
१९, -ण्ये तै. ३,७,७,१२<sup>३</sup>; प.  
१,१<sup>३</sup>;२<sup>३</sup>.

सु-व्रह्मण्यान्व- -म् ऐ. ६,३.

सु-भंसस्- -सम् तै. ३,१,१,९.

सु-भग,गा- -ंग श. १२, ४,४, २;  
-गः तै. ३,१,६,३; सा. २,६,१-  
४; -गम् तै. ३,१,१,९; मं. १,२,  
१९; -गा तै. २,४,२,७; ७, ७,  
१<sup>३</sup>;२<sup>३</sup>; ३,१,६, ३<sup>३</sup>; ७,५, १३;  
तैआ. ६,६,२; मं. १,५,३; ६,२,७;  
-गाः तां. २३, १, ५; -गाम्  
श. ७, ३,१, ३३<sup>३</sup>; -गासः तै.  
२, ५, ४,६; -ंगासः तै. २,७,  
१२, ४; -गासु तां. २३, १, ५;  
-गे शां. २५, २;शांआ. १,२;  
तै. २, ५, ४, ६; ३, ९, ६,३;  
तैआ. ६, ६, २; मं. १, ५, ४;  
-ने तै. २,८, ४,८;तैआ. २,६,१.

सु-भ(इ→)द्वा- -द्वे मं. २,६,२.

सु-भ(र→)रा- -रे श. १,४,५,१.

सु-भव- -व शां. १२, ४<sup>३</sup>; श. ४,  
१,१,२२;२,२१.

सु-भाग- -म् मं. २,४,८.

सु-भू- -भूः श. १३, ५,२, २३; का.  
२,२,४,१६; तै. ३,३,४,३; तां.  
१,६,६.

सु-भूत- -तम् श. १,८,३,१५; तै. १,  
२,६,७; ३,७, ९,२; ११, १,१-  
२१; -ताय श. ४, २, २, १५;  
तैआ. ४,१०,१; -तेन तै. ३,७,६,

२०.

सु-भृयस्(ः) श. ४,५,२,१२.

सु-भृत- -म् ऐ. ८, २६<sup>३</sup>; श. ४,४,  
५,२१; तां. ८,८,१६; जै. ७१<sup>३</sup>.

सु-भेपज- -म् जैआ. २,२४,१.

सु-मख- -खाय ऐ. ४,३२; शां. १०,  
९; २०,३; २२,२.

सु-मङ्गल- -लम् मं. २,४, १; -लान्  
तै. १,७,१०,६; २,६,५, ३.

सुमङ्गली- -लीः मं. १,२,१४; २,  
२,१६.

सुमङ्गल-नामन्- -मानम् श. ५,४,  
४,१४.

सुमजा(-त् वा ढुजा-)निः- -नये तै.  
२,४,३,१<sup>३</sup>.

सुमत्-क्षर- -राणाम् तै. ३,६,११,२.

सुमत्पद्वर्दी ऐ. २,२४.

सु-मति- -तयः मं. १,५,४; -तिः श.  
४,३,५,१५; ७,१,१,२,७; -तिम्  
ऐ. ५,१८; शां. २६,१५; श. ९,  
२,३,३८; तै. २,४,३, ९; ७,९;  
८,२; ७, १२, ५; -तौ ऐ. ५,५;  
श. ४,४,४,७; ६,३,३, १३<sup>३</sup>; तै.  
२,५,८,१२<sup>३</sup>; ८, ४,१; ७, ५,६;  
९,८; ३,६, १०, ४; १२, ३, ४;  
तैआ. १,३१, २; मं. २,१, १२;  
-त्या तै. १,४,४,१०; २,८,२,७.

सुमती-कृत- -म् ऐ. ३,३८.

सु-मनस्- -नसः शां. २,५,५; सा. ३,  
४,३; ९, ३; गो. १,२, २,२; -नसाम्  
सा. ३,१,२; -नाः ऐ. १,१९; शां.  
८,४; श. ५,२, २, १०; का. १,  
४,२,१०; तै. २,८,३, २; तैआ.  
२,५,२; मं. १,२,१७; ५, ४; गो.  
२, १, ११; ४, १; -नोभिः सा.  
३,३,५.

सुमनस्यमान,ना- -नः तै. ३,७,  
५,३; तैआ. २,५,२; ४,६, १; २;  
-नम् तैआ. ४,४,१; -ना तैआ.

॥ 'ल-' इति Mत्व. ? । ‡ =क. १,१५६,२ । 'सुमद्' इति सु/मदे रूपमिति भा. सा. । स्वयमर्थे 'सुमत्'  
इत्यव्ययमिति या. ६,२२ । † 'सु । मत्(√मद्) । पत् । वक् । दे' इति पदविभागः सा. ।

१०, ३९, १; -नाम् सं. १, १,  
१३; -नौ श. १२, ४, ३, ४.  
सु-म(न→)ना-नाभिः तैआ. ६, ५, १  
सु-मन्तु- -न्तुः, -न्तोः वं. २.  
सु-मन्मन्- -न्मभिः तैआ. ३, १०,  
४; तां. १, ७, ६.  
सु-मानुष-विद्- -वित जैउ. ४, ६, १,  
६; २, ४.<sup>२</sup>  
सु-मर्त्य- -म् सं. १, ६. १४.  
सु-महस्- -हसे गो. २, ५, ८.  
सु-मास्त्नै(←मृत्स्न)- -म् श. ६, १,  
३, ४.  
सु-मिति- -ती ऐ. २, २; तै. ३, ६, १, १.  
सु-मित्र, द्वा- -त्र जै. ५३; -त्रः श.  
११, ४, ३, १९; तां. १३, ६, ९, १०;  
जै. ५३<sup>१</sup>; -त्रस्य आ. जैआ. १,  
१०; -त्राः तै. २, ६, ६, ३; तैआ.  
४, ११, ८; ४२, ४; ५, ९, ११; १०,  
१, ११; -त्राय जै. ५३.  
सुमित्र-धस्- -धः श. ३, ३, ३, १०.  
सुमित्रि(य→)या- -याः श. ३, ८,  
५, ११; १२, ९, २, ६; १३. ८, ४, ५;  
१४, ३, १, २७.  
सु-मृडी(ळी)कृ, का- -कः तै. २, ७, १२,  
५; ३, ५, ६, १; तां. १, ५, ७; -का  
शांआ. ७, १; तैआ. १, १, ३; २१,  
३; ३१, ६; ३२, ३; ४, ४, १; -काः  
तै. २, ४, ६, ३; -काम् श. ३, २,  
२, १७<sup>३</sup>; -कायै श. १३, १, ८, ४;  
तै. ३, ८, ११, २.  
सु-मेक, का- -कः श. १, ७, २, २६<sup>३</sup>;  
-कै तै. २, ८, ४, ७.  
सु-मेधस्- -धः श. १४, ९, १, ५;  
-धसः ऐ. ५, १४; -घाः ऐ. ५,  
१८; ६, २०; का. १, ४, २, १०; तै.  
२, ८, १, १; तैआ. ७. १०, १; गो.  
२, ६, २.  
सु-मेप- -म् शां. २५, ३.  
सुम्न, म्ना(सु/म्ना)- -म्नः तै. ३, ७, ७,  
१; -म्नम् ऐ. ३, ३४; शां. २१, २; श.

४, ३, ५, १५; ७, २, २, ४; ३, १, ३४;  
तै. २, ५, १, ३; ८, ६, ९; ३, ३, ९, ९;  
७, ९, ५; तैआ. ४, २१, १; -म्नया श.  
७, २, २, ४; -म्नानि शां. २१, २;  
आ. १, २६९; -म्नाय श. २, ३, ४,  
३१; ७, ३, १, ३४; ८, २, १, ६; का.  
१, ४, १, २२; तै. ३, ३, ९, ८; -म्ने  
ऐआ. ४, १, १; श. १, ८, ३, २७<sup>३</sup>;  
३, ३, १, २; ८, २, १, ६; तै. ३, ३,  
९, ८.  
सुम्न-ह्र(√ह्रै)- -ह्रूः श. ९, २, ३, २०<sup>२</sup>.  
सुम्नयु(√सुम्न-त्राय)- -युः शांआ.  
१५, १; श. १, ४, १, २१<sup>३</sup>; तै. ३, ५,  
२, १; गो. १, ५, २३<sup>३</sup>; -योः शांआ.  
१५, १.  
सुम्नायु- -यवः तै. १, २, १,  
११; ३, ६, १०, ३.  
सुम्नि(न्→)नी- -नी तै. ३, ३, ९, ८.  
सु-युज्- -जम् श. १२, ४, ४, २; तै  
२, ६, ७, ५; -जा शां. ३, ३<sup>३</sup>; श.  
१, ४, २ १७<sup>३</sup>; ३, ४, १, २५; का.  
१, ६, १, १५; तै. १, २, १, ११;  
३, ५, ३, २; सं. २, २, १२.  
सुयज्ञ- -ज्ञः तै. १, २, १, ११; जैउ.  
४, ९, २, १<sup>३</sup>; -ज्ञाः श. ४, ३, ३,  
१३; -ज्ञाय जैउ. ४, ९, २, १<sup>३</sup>.  
सुयज्ञिय- -य श. १, ४, १, ३९;  
६, ४, ३, ९; -यः श. ९, ४, १, ९.  
सु-यत(√यम्)- -तः तां. १२. १०, १.  
सुयुम, मा- -मम् तै. २, ४, १, १; ५,  
२, ४; -मस्य तै. २, ८, ५, २;  
-मान् जैउ. ३, २, ३, ४; -मै श. १,  
४, ५, १; -मैभिः तै. ३, १, २, १०.  
सु-वयुसां- -से श. ११, ७, १, १<sup>३</sup>.  
सु-युक्त- -क्त जै. १६८.  
सु-रत्न- -त्नः ऐ. ५, ५; शां. २२, ९;  
श. १३, ४, २, ७; तै. २, ८, ६, १;  
तैआ. ६, १०, १; -त्नासः तै. २,  
४, ३, ७; ३, १, ३, १.  
सु-रथ- -म् तै. ३, ७, ४, ३.

सु-रभि, मी- -भयः श. १४, १, २, १०;  
तै. ३, ९, ७, ४; -भि ऐ. १, ३;  
तां. १, ६, १७; जैउ. १, १८, ५,  
५; २, २, १, ९; -भिः श. १३,  
४, ४, ७; तैआ. १०, ४१, १; ४२,  
१; ष. २, ३; -भीणि सं. २, ३, १७;  
-भीन् गो. १, १, ३८; -भीम् तै.  
२, ५, ५, ७; -भौ श. ६, ८, २, ३.  
सुरभि-मन्- -मते ऐ. ७, ९<sup>३</sup>.  
सुरभिम्ती- -म् श. १३, २, ९,  
९; ५, २, ९; तै. ३, ९, ७, ५.  
सुरा- -रया श. १२, ७, १, १०; ३, १;  
८; १२<sup>३</sup>; ८, १, ४; १६; तै. २, ६,  
१, ३; ३, १; ४, २; ११, ७; -रा ऐ.  
८, ५; ८<sup>३</sup>; २०<sup>३</sup>; श. ५, १, २, १०<sup>३</sup>;  
१४; ५, २८; १२, ७, १, ७; ३, ८<sup>३</sup>;  
१२; १४<sup>३</sup>; ८, १, २; ४; ५; १६<sup>३</sup>; ९,  
१, २; ३, ५; तै. १, ३, २, ६; ३, ३<sup>३</sup>;  
४-६; ४, २, २; ८, ५, २; ४; ६, ४;  
२, ६, १, ४; सं. १, १, २; -राम्  
श. १, ६, ३, ४; ५, ५, ४, ५; १२,  
७, ३, ५; ८; १४<sup>३</sup>; २०; ९, ३, ५; ६;  
सा. १, ५, १५; सं. १, ७, ५;  
-रायाम् ऐ. ८, २०; शांआ. १२,  
१; श. १२, ७, ३, २०; ८, १, ४;  
-रायै तै. २, ६, ११, २.  
सुरा-कंस- -म् ऐ. ८, ८; २०.  
सुरा-कार- -म् तै. ३, ४, ९, १.  
सुरा-मह- -हम् श. ५, १, २, १६<sup>३</sup>;  
१७; १८; -हाः श. १२, ७, ३,  
१२; १५; १६; १७<sup>३</sup>-१९<sup>३</sup>; ८, १;  
१; तै. १, ३, ३, ५; -हाणाम् श.  
५, १, २, १९; -हान् श. ५, १, २,  
१०; १२; १५; १६; ५, २८; १२, ७,  
३, १४; २०; २२; ८, १, ३; ९,  
३, १२; १५; तै. १, ३, ३, २; ३;  
४; ५<sup>३</sup>; ६; ७; ८, ४; -हैः तै. १,  
३, ३, ४; ७.  
सुरा-दृति- -तिना तां. १४, ११, २३;  
-तिम् जै. २०२.

सुरा-प- -म् गो. १, २, १३.

सुराप-कल्प- -ल्पेन सा. १, ६, ३.

सुरा-प्राण(←न)- -म् श. १, ६, ३, ३; ४; १, ५, ४, ३; ५.

सुरा-पीथ- -थस्य ऐ. ८, ८.

सुरा-वलि- -म् तै. १, ७, ६, ५.

सुरा-मद्- -म् श. १२, ७, ३, १२; ८, १, २.

सुरा-वत्- -वन्तम् श. १२, ८, १, २; जै. २, ६, ३, १; -वान् श. १२, ८, १, २.

सुरा-सोमग्रह- -हान् शां. १६, १०.

सुरा(-राडाआ-)हृत्ति- -तीः श. ५, ५, ४, २१.

सु-राधस- -धसः श. १२, ८, ३, २९; तै. २, ६, ५, ७; आ. १, ३८५; -धसम् ऐवा. ५, २, ४; तां. ११, ९, २; -धसे तै. ३, ७, ५, १३; -धाः तै. २, ५, ३, १.

सु-राम- -म् श. ५, ५, ४, २७; २६; तै. १, ४, २, १; ८, ६, १.

सुरामन्- -माणः तै. २, ६, ११, १०; -म्णः तै. २, ६, १५, २.

सुरिशा- -शात् शां. २, ८, १.

सु-रुच- -रुचः श. ७, ४, १, १४; तै. २, ८, ८; तैआ. १०, १, १०; -रुचम् ऐ. १, २१

सु-रु(कम्→)कम्- -कमे तै. २, ६, ८, ३; ३, ६, ३, ३.

सु-रूप- -पम् शां. १६, ३; तै. ३, ७, ५, २; तां. १४, ११, १०; ११; १५, ३, ८; -पस्य तां. १५, ३, ८; -पान् सा २, ८, १, ३; ४; -पे आ. १, ४६८.

सुरूप-कृत- -कृत सा. १, ४, १४.

सुरूप-कृतु- -रुतुः शां. १६, ४; शां. २१, ६; -रुतुम् ऐ. ३, ३०; ऐवा. ५, २, ५; शां. १६, ३; तां. १३, १०, २.

सु-रेकस- -कगाः तै. २, ४, ६, २.

सु-रुतस- -तसम् तै. २, ६, ७, ५; १७, ६; -ताः श. ६, ७, २, २; तैआ. ४, ७, ५.

सुरेतोधा(सू/धा)- -धाः तां. २१, १०, २२.

सु-लक्ष(ण→)णा- -णाः गो. २, ५, ५.

सु-ला(प→)पा- -पाः जै. ५३.

सु-लोक- -म् श. ६, ३, ३, १४.

सु-वज्र- -वज्रा तै. ३, ६, ९, १.

सुवत्- √सुद्र.

सुचर(ः)॥ तै. १, १, ५, १; २; ३, ७, २; ५; ४, ८, १; ५, ७, १; २, २, ४, ३; ३, ५, ३; ४, ५, ७; ७, ५, १, ३; २, ३, ४; ६, ३, ४; ७, १७, ३; ८, २, ८; ३, २, ४, ७; ५, १, १; ७, २; ७, ५, ३; ६, ३; ७, ४; ९, ९; ९, ४, ५; तैआ. ३, २, १; ६, १; ४, १; ८, ४; २०, १; २१, १; ४०, १; ४२, २; ५, ७, ९; ६, ३, २; ६, २; ९, २; ७, ५, १; २; ३; ६, ३; ९, १०, ६; १०, १, २; ४; १४; १५, २, १; ३, १; ४, १; ६, १; ८, १; १५, १; २२, १; २७, १; २८, १; ६३, १; जै. १२७; जैठ. ३, ३, ४, ३; ४.

सुवर्ग(वर्/गम्)- -र्गः तै. १, २, १, २१; २, १; २; ४; ३, ६, ५; ७, ५; ७; ६, ३, ६; २, २, ३, ६; ३, २, १, ६; २, ९; ३, १२; ३, ७, ९; ८, ६, १; २; १०, ३; १७, २; १८, ५; २०, १; ९, २, २; ४, ६; तैआ. २, ९, ११; १०, ६३, १; जैठ. ३, ३, ४, ४; -र्गम् तै. १, १, २, ५; ४, ६; ४, ७; ८; ९, ८; २, २, ३; ४; ४, १; ३; ३, ४, ३; ६, १; ५; ७, ४; ५; ४, १, ३; ५, ६, २; ६, ३, ६; ७; ८, १; २; ७, ७, २; ८, २, १; ८, ५; २, १, ८, ३; २, ३, ५; ६; ४, ६; ७; ५, ४; ७, २; ८, १; २; ११, ५; ३, ३, ७,

८; ९, ३; ७, ७, ४; ८, ८, ३; १६, १; २; १७, १; १८, ५; २२, १; २; ३; ९, २, ३; ६, ४; तैआ. ४, १२, १; ५, १, ६; ७; ७. १२; ८, ३; -र्गस्य तै. १, २, ३, ४; ४, २; ३, ५, १; ७, ३; ४; ४, ६, ३; ६, ३, ७; ७, ७, २; ८, ८, ३; ९, ४, ३; ३, २, १, ६; २, ९; ३, १२; ३, ७, ४; ५; ९; ११; ८, १, ३; ६, १; २; ८, ३; १६, २; १७, २; ३; १८, ३; ४; ५; ६; १९, १; २०, १; २२, १; २; ९, ४, ३; ६; ६, ४; २०, २; तैआ. ५, ४, १; ३; १०, ६, ३, १; -र्गाः तै. १, २, २, १; -र्गात् तै. १, ६, ३, ७; ७, ९, ६; ३, ८, ८, ३; तैआ. १०, ६, २; १; -र्गात् तैआ. ५, ९, ११; -र्गाय तै. १, १, २, ५; ५, ३; ३, ४, ८, १; ८, १६, ४; तैआ. ६, २, १; ४, २; -र्गे तै. १, १, ५, २; ३; २, १, १५; ३, ७, ८; २, २, ३, ५; ३, ७, ६, ५; १०; ८, २; ९, ६, ३; २१, १; -र्गेण तैआ. ७, ३, ४; -र्गेणु तै. १, २, २, १; ४, १. =स्वर्ग-  
सुवर्ग-काम- -मः तै. २, २, ३, ६.  
सुवर्ग्य- -र्ग्यः तै. २, २, ८, २.  
सुवर्ग्यु- -र्ग्युः तै. २, ५, ४, १.  
सुवर्गवत्(वर्+मतुप्)- -वत् तै. २, ५, ८, १; ७, १; ३; ८, ५, ९. =स्वर्गवत्  
सुवर्गती- -तीः तै. २, ४, ७, ५.  
सुवर्गिद्- -वर्गिदः तै. २, ४, ८, ५; तैआ. ३, ११, ९; -वर्गिदम् तै. २, ४, ८, ४; ६, ७, १; ३, ७, ४, १६; -वर्गिदा तै. २, ८, ९, २. =स्वर्गिद्-  
सुवर्गा(र्/सन्)- -र्गाः तै. २, ४, ३, ६; ५, ५, ५; ८, ४, १; -र्गाम् तै. २, ४, ३, ७; ७, ४, १; ३, ५, ७, १. =स्वर्गा-  
सुवर्ग्य- -र्ग्यः शां. १२, ३; ४; तै. २, ७, १२, २; ३, १, १, १२; सं. १, १, ६; २, १७.  
सुवर्गाणां- -र्गाः श. १२, ८, ३, ११;

† 'सुरूश-' इति पाठान्तरम् । 'सुरेश- = सुलेश-' इति Kt. इत्यस्योद्य । 'भपिसुरिसानेन' इति आन.

मुपा. ? । ॥ =स्वर् अद्र. ।

तै. २, २, ४, ६; ३, ७, ६, १; घ. ४,  
७; -र्णम् ऐआ. ३, २, ४; शांआ.  
११, ४; ७; श. ११, ४, १, ८; १२,  
७, १, ७; २, १३; १३, १, १, ३; ४;  
२, ३, २, ४, १, १३; २, ७; १३; १४,  
१, ३, २, ९; ३, १, ३, ३; ४, १, २, ८;  
तै. १, ४, ७, ४; ५; ८, ९, १; २, २,  
४, ५; ६; ३, ४, ५; ८, २, ४; १२;  
६, ६; तैआ. ३, ११, १, ४; ६, १,  
३; जै. १३२; जैड. १, १२, ५,  
४; ३, ४, ३, ३; ६, ६, ६; दै. २, २;  
सा. १, १, ११; गो १, १, १४; ३, ८;  
-र्णम् इव शांआ. ११, ८; -र्णस्य  
तै. २, २, ४, ५; -र्णां तै. १, ५,  
१०, ७; -र्णाः तै. ३, ७, ५, १३;  
गो. १, ३, १६; -र्णानि श. १३,  
४, १, ६; -र्णाम् तै. १, ५, १०, ७;  
-र्णं शांआ. १२, १; -र्णं जैड.  
३, ४, ३, ३; गो. १, १, १४.  
सुवर्ण-पक्ष- -क्षाय तैआ. १०, १, ६.  
सुवर्ण-मय- -येन जैड. ४, १,  
१, ६.  
सुवर्ण-रजत- -ताभ्याम् तै. १, ५,  
१०, १; २; -तौ शां. ८, ४; श.  
१२, ८, ३, ११.  
सुवर्ण-वर्ण- -म् मं. १, ३, ११.  
सुवर्ण-विद्- -विदे श. ११, ४, १, ८;  
गो. १, ३, ८.  
सुवर्ण-स्तेन- -नः सा. १, ५, १६.  
सु-वस(√वस्)- -म् जै. १६८.  
सु-वाच्- -वाचा तै. २, ६, ८, ३; ३, ६,  
३, ३.  
सुवान- √वसु द.  
सु-वासस(√वस्)- -वाससम् श.  
३, १, २, १६; १७; १३, ४, १,  
१५; -वासाः ऐ. २, २; शां. १०, २;  
श. ३, १, २, १६; तै. ३, ६, १, ३;  
५०, ८, ४; तैआ. १, २७, २.  
सुवित्त(सु√व)- -तम् तै. १, २, १, ३; मं.  
२, १, ११; -ताय शां. २२, ३; श.

१४, ३, १, ९; तै. २, ४, ४, ७; ८, २,  
४; तैआ. ४, ११, ३; -ते तै. ३, १,  
१, १-३.  
सु-विद्व(√विद्)- -त्रान् ऐ ३,  
३७; तैआ. ६, ३, १; -त्रेभिः तै. २,  
६, १६, २; -त्रेभ्यः तैआ. ६, १, १.  
सु-विदान(√विद्)- -नः तै. २, ४, १,  
११.  
सु-विदित- -म् ऐ २, ३९; ४०; जैड.  
. ३, २, २, ४; -ताः श. १०, ६,  
१, १०.  
सु-विद्व- -द्वांसः श. २, २, ३,  
२७.  
सु-वेद- -दः -दम् गो. १, १, १.  
सु(स?)-विष्टुत- -तः गो. १, ५, २५.  
सु-वीर, रा- -रः ऐ. १, १३; श. २,  
४, १, १; ३, ३, ४, ३०; ४, २, १,  
१६; का. १, ४, २, १; तै. २, ४,  
१, ११; ३, ६, २, २; तां. १३, १,  
४; मं. १, ७, १६; -रम् ऐ. २,  
२; शां. २३, ३; श. १२, ८, १,  
२; तै. १, ४, २, २; २, ४, ५, १; ७,  
११; ६, ३, १; ८, ५, ६; ८, १०; ३,  
६, १, १; १३, १; -रा तै. २, ५,  
५, १; -राः शां. ८, ५; शांआ. १२,  
७; श. ४, ६, ९, २४; तै. १, १,  
१, २; २, ६, ८, २; ८, १, ६, ५, १;  
६, ९; ३, ७, ९, ९; तैआ. १०, ३९,  
१; मं. २, २, १३.  
सु-वीर्य- -र्यः तै. २, २, १०, ४;  
-र्यम् ऐआ. १, २, १; ४, १, १;  
श. १, ४, १, २८; ४, ५, ४, ९; ६,  
५, २, ३-६; ११, ४, ३, १९; तै.  
२, ८, १, ४; ७, ९; १०; ३, १, १, ८;  
५, २, २; ७, ५, १३; ९, ४; तैआ.  
२, ५, १; ४, २, १, १; गो. २, ४, २;  
-र्यस्य श. ४, २, १, २२; तै. ३, १,  
१, ५; सा. २, ८, १; -र्याय श. ७,  
४, १, २; तै. ३, ७, १, ९; तैआ. ३,  
११, १२; १३.

सु-वृक्ति(√वृज्)- -क्तिः तै. २, ४, ३,  
२; -क्तिभिः शां. २६, ९; तै. २,  
८, २, ८; जै. ८१; -क्तिम् शांआ.  
२२, ९; तै. २, ४, ६, २.  
सु-वृत्- -वृत्तम् ऐ. ४, ३२; शांआ  
२०, ४; २२, २; -वृत्ता तै. २, ४, ३,  
७; ३, १, १, ९.  
सु-वृषम्- -भः तै. २, ४, ७, २.  
सु-वृष्ट- -ष्टम् तै. ३, ११, १०, ३; -ष्टे  
तै. ३, २, ८, २.  
सु-वेशीय- -म् जैआ. १, १३७.  
सु-व्युष्टा- -ष्टायाम् जै. १; २.  
सु-व्रत- -तः जै. ६१; -तम् ऐ. ५,  
८; -तस्य जै. ६१; -तानाम् ऐ.  
१, ९.  
सु-शुभि- -मिष्ट ऐ. २, ७; श. १, १,  
६, १०; का. २, १, ३, १४; तै. ३,  
२, ५, ८; ६, ६, ४.  
सु-शुभम्- -भंगः श. ६, ४, ४, २१;  
-र्मां श. ४, ४, १, १४.  
सु-शस्त(√शस्)- -स्तः गो. १, ५,  
२५; -स्तम् ऐ. ३, ३८; तां. ५, ५,  
१३.  
सुशस्त-तम- -मम् इव ऐ. ३,  
४४.  
सुशस्त-त्तर- -म् गो. २, ४, १०.  
सुशस्ति- -स्तयः श. ६, ४, ३, ९;  
-स्तिभिः शां. २६, १७; श. ६,  
४, ३, ९; ७, ३, १, ३१.  
सु-शारद- -दः, -दात् वं. १.  
सु-शिश्र- -श्रम् तै. २, ४, ३, ६; ७,  
१३४.  
सु-शिल्प- -स्त्वे तै. २, ६, १७, ४.  
सु-शीम- -मः श. ६, ४, ४, ३; -मम्  
शां. २, ७; -मे शांआ. ४,  
१०.  
सु-शुक्वनि- -निः श. ६, ४, ३, ९.  
सु-शुक्ल- -क्लः तै. २, ४, ७, २.  
सु-शृत- -ताः श. १४, १, २, २१;  
-त्तेन श. ११, ४, ४, ७.

सुशोक- -रवः तै. ३, १०, १, ४.	सु-धा(←सा)ह- -हा तै. २, ८, ६, ३॥	सु-स(स्य→)स्या- -स्याः श. ३, २, १,
सु-शेव, वा- -वः ऐ. ७. १३: ऐआ.	सु-पिर, रा- -रः श. ६, ३, १, २, ६; ३१;	३०.
४, १, १; श. ५, ४, ४, १२; ८,	५, ४, ४; -रम् तैआ. १०, ११, २; -रा	सु-सह तै. २, ४, ४, ५.
२, १, ६; तै. १, ७, १०, २; ४; २,	श. ६, ३, १, ३२; ३, ५; ८, ७, ३, ३.	सु-सावित्र- -म् तां. २१, १०, १५.
८, ७, ५; ६; ३, ७, ७, ९: गो. २,	सुपु(←सु)स(√स्) - -सः श. १४,	सु-सीम- -मं मं. १, ५, १०.
३, ६; -वम् श. ७, २, २, ११:	५, १, २१.	सु-सुत-तम- -म् श. ३, ९, ४, ५, ५.
तै. १, ७, १०, ३; २, ५, २, ४; ३, ७,	सुपुप्स- -पुयः श. १, ६, ३, ४१;	सु-स्थिवस(√स्था)- -स्थुयः तां. ७, ७, १६
५, ३; -वा श. ८, २, १, ६; तै.	१०, ५, २, १२.	सु-स्रज्- -स्रजि श. १३, ५, ४, १८.
३, ७, ५, १३; -वाः श. ३, २, २,	सुपुप्सु- -प्सुः गो १, २, २.	सु-हत- -म् प. ३, १.
१९; तै. २, ५, ८, १२: तैआ. ६, १,	सु-पु(←सु)ग्ग- -ग्गः श. ९, ४, १, ९.	सु-हुन्तु- -न्तु तै. २, ५, ८, ११.
३: १०, २; -वाम् तैआ. ६, ७, १.	सुपुवाण- √ १सुद्र.	सु-हय- -यः शांआ. ९, ७.
सु-श्रप-तर- -राः श. ५, ५, ४, १.	सु-पू(←सू)-तम- -म् श. ३, ९, ४, ५.	सु-हुव, वा(√ह्वे)- -व ऐ. २, २१;
सु-श्रवस- -वः मं. १, ६, ३१: -वसः	सु-प्रे(←मे)ण- -णः श. ८, ६, १, २०.	-वः तैआ. ३, १८, ३; -वम् तै. २,
वं. १; -वसम् तै. २, ४, ३, ८; ७, ४,	सु-प्रो(←प्रो)मा- -मया तैआ. १०, १,	७, १३, ३; १६, ४६; -वस्य श. ६, ४,
१; तां. १४, ६, ८; मं १, ६, ३१;	१३.	४, २१; -वा तै. २, ४, २, ८; ४, ५,
-वाः श. १०, ५, ५, १; तै. १,	सु-प्त्(←स्)रीमन्(√स्तृ)- -म तै.	३, २; ८, ८, ५; मं. २, ६, ९; -ववाः
१, ३, ११; २, १, ६; तां. १४, ६, ८;	२, ४, ८, ५; -मा तै. २, ६, ११, ३;	ऐ. ६, १२; तै. ३, ५, १२, १; गो. २,
जै. १९८; वं. १; मं. १, ६, ३१.	३, ६, २, १.	२, २२; -वाः ऐआ. ५, १, १; तै.
सु-श्लोक- -काश्च तै. १, ७, १०, ६; २,	सु-प्त्(←स्तृ)त, ता- -तम् ऐ. ३, ३८;	२, ६, १६, १; -वाम् मं. १, ५, ३.
६, ५, ३.	तां. ५, ५, १३; ९, ३, ७; -ता तै.	सु-दक्षिस्- -विः तां. १४, ५, २५.
सु-श(←स)णन्(√सन्)- -नानि तै.	२, ४, ६, १०.	सु-हस्त- -स्त श. ३, ३, १, ११; -स्तः
३, ५, २, ३; ६, १, ३.	सु-प्त्ति- -तिभिः श. ७, ३, १, ३१;	तै. ३, १०, ८, ४; तैआ. १, ९, ३.
सु-प(←स)द, दा(√सद्)- -दः श.	-तिम् तै. २, ४, ६, ५; गो. १, ५,	सु-हस्य- -स्त्य तां. १३, ९, ३; सा.
६, ४, ८, ३; तै. ३, ७, ६, १०: -दा श.	२४; -ती मं. १, ५३.	१, ४, १८.
१, २, ५, ११; ९, २, २०; ५, ४, ४, २;	सु-संस्कृत- -म् सा. ३, ३, ३.	सु-हार्द- -र्दः तैआ. २, ६, २.
१४, १, ३, २, १; का. २, २, ३, १०;	सु-सनिवृ- -न्तः ऐआ. ५, २, ५.	सु-हित, ता(√धा)- -तः ऐ. ३, ३९;
तै. २, ६, ५, १; ३, ३, ९, ९; ७, ६, ६;	सु-संदृश- -दृक् तै. १, ६, ९, ९; -दृशम्	४७; ४८; ८, २६; श. ११, ५, ७,
तैआ. ४, ५, ३; -दाम् श. १, २, ५,	श. २, ६, १, ३८; का. १, ६, १,	४; -तः इव श. १, ६, ३, ३१;
११; ५, ४, ४, ४; का. २, २, ३,	२५; तै. १, ६, ९, ८; २, ८, २, ४.	-तम् श. १, ८, २, ९; का. १, १,
१०; तै. १, ७, १०, २.	सु-समाहित- -म् श. १४, ७, १, ४२	४, ३; जै. १८; जैआ. १, ४६८;
सु-पदस्- -दाः ऐआ. ५, १, १.	सु-समिद्ध- -मिद्धे तां. २, ४, ५.	-तस्य शां. १०, १; श. ७, ५, १,
सु-प(←स)म- -म् श. ३, २, १, ३०.	सु-समिध्- -मित् शांआ. ४, ८.	३८; -ताः जै. १८.
सु-प(←स)मिद्ध- -द्धः तै. २, ५, ४, ५;	सु-पमिद्ध-घ्- गद्.	सु-हिरण्य- -ण्यः शां. ८, २.
६, १८, १; तां. १५, ८, १; १६, ५.	सु-समृद्ध- -द्धौ इव श. ४, १, ५,	सु-हुत, ता- -तम् श. १४, ९, ४, २४;
२२; -द्धम् तै. २, ६, १७, १.	१०; ११.	तैआ. १०, ६३, १; जै. ६; गो.
सु-पमिध्- -मित् ऐ. २, ३४; -मिधा	सु-संभृत्- -भृता तै. ३, २, २, ६; ७, ४,	२, १, ३; -ताः श. ४, २, १, ३३;
तै. १, २, १, १२; ३, ६, २, १.	८; ९.	तै. ३, ७, ६, २१.
सु-समिद्ध-घ- गद्.	सु-सर्व- -र्वौ इव श. ४, १, ५, १०; ११.	सु-हृ(√हृ)- -हृः श. १, ३, १, १९.

† = य. १४, ३ । †† = क. १, १८६, २ 'सुसुहा' इति पपा. । ‡ भा. 'रीम । ऊर्णः' इति क्लृप्तया

विभक्तिचिन्त्यः । तु. सा. † 'सुसुतमः' इत्येककारः । W. अज. मुपा. † प्राचीनतरप्रनाणविरोधात् स्वरसंस्कारविरो-  
धाच्चेति दिक् । विस्तरस्त्वन्यत्र । † 'सुहुवम्' इति आन. मुपा. ।



सु-हृदयतम- -मः ऐ. ७, १६.  
 सुहृदय-तर- -रः जै. १५२.  
 सु-होत्र- -ता जै. ४, ६, १, ६, २, ४.  
 ✓ १ सू॥ सुवते तै १, ७, ४, १; सुवति  
 श. ५, ३, ३, ७; सुवति श. ५, ३,  
 ३, ४; ५; ८; १५; ५, १; ६: ४, ४,  
 २४; सुवन्ते तै. १, ४, २, ४;  
 ७, ४, १; सुवत् तै. ३, १, ३,  
 ३; सुवान्ते श. ५, ३, ३, १४;  
 सुवताम् श. ५, १, ४, ४; ३.  
 ३, ११; ९, ४, २, १६; तै. १,  
 ७, ४, २; सुवन्ताम् तै. १, ७, ८,  
 ३; सुवध्वम् श. ५, ३, ३, १२;  
 ४, २, ३; सुवामहे तै. २, २, ८,  
 ७; असुवन्त तै. २, २, ८, ७;  
 सावीः ऐ. १, ३०; शां. ९, ५;  
 श. ४, ४, १, ६; सावीः तै. २, ४,  
 ६, ३; ७, १५, १; तै. १०, १०,  
 २; ४९, १.  
 सूयताम् मं. १, ५, १.  
 ✓ २ सू॥ सूते तै. १, ८, ६, ४; सुपुत्रे  
 श. ५, २, २, ५; असूत जै. १८०;  
 जै. १, १३, १, ७.  
 सूतका(-कऽअ-)-क- -म् ऐ. ७, ९.  
 सूत-त्रशा- -म् तै. २, ७, ४, १.  
 सूतवे श. १४, ९, ४, २१.  
 सूति- -त्यै तै. ३, ३, ६, ३.  
 सूक्त(सु/वच्)- -कम् ऐ. १, २१; २,  
 १०; १२; ३३; ३, ११; १९; २०;  
 २३; २४; ४, २९-३१; ३२;  
 ५, १; २; ४; ५; ६; ८; १२; १३;  
 १६; १७; १८; १९-२१; २६, ९;  
 १८; २०; २६; ३६; ८, २; ३; ऐ. ५.  
 १, २, ३; २, २, २; शां. ८, ६; १२,  
 १; १४, १; ४; १, ३; ४; १६, ३;  
 ४; २२, ४; २३, ८; शां. २, ४;  
 १३; श. १३, ४, ३, ३; ५, १, १८;  
 जै. १७६; जै. ३, १, ४, १-३; गो.  
 २, ३, २१; २२; ५, १५; ६, २; ९;  
 १६; -कस्य ऐ. २, ३३; ३, ११;

४, २९; ३०; ए. ५, ३; ५, २,  
 १; शां. १०, २; १२, ३; १३, ८; १४,  
 १; २२, १; २७, २; शां. २, १; तै  
 २, ८, ५, १; -क्ता शां. १३, ८; श.  
 १, ९, १, १; का. १, ५, १, ३७; ६,  
 १, ३०; तै. २, ६, १५, २; ३, ३, ८,  
 ११; ६, १५, १; -क्तान् शां. २७, २;  
 -क्तानाम् ऐ. ६, २०; २२; ऐ. ५.  
 १, ३, ८; गो. २, ५, १०; -क्तानि ऐ  
 ३, ३१; ४, २१; ५, १६; १७; १८;  
 १९; २०; २१; २, ९; १५; १७;  
 १८; २१; २४; ऐ. ५, २, २;  
 ४; शां. १६, ३; ११; १९, ९; २२,  
 १; ५; ९; २४, १; २५, ९; २६, ८;  
 १०-१४; १६; १७; २९, ८; ३०,  
 १०; शां. २, १८; तै. २, ७, १;  
 आ. १, ५५१; जै. १, ५४६; गो.  
 २, ५, १०; १५; ६, १; -क्त ऐ. ३,  
 ३५; ५, १४; ६, १३; २४; २८;  
 ऐ. ५, २; ५, २, ३; ४; ५; शां.  
 १९, १०; २२, ४; २६, ९; २९, ४;  
 ३०, ४; शां. २, ९; गो. २, ६,  
 ८; -क्त ऐ. ३, ११; १९; २४;  
 ६, २०; ७, १६; ऐ. १, २, २; शां.  
 ११, ४; १२, ३; शां. २, १५; गो.  
 १, १, ३९; ३, १३; २, ६, २; -क्तैः  
 ऐ. ५, १८; शां. २६, ११.  
 सूक्त-प्रतिपद्- -पद् ऐ. ६, २१; गो.  
 २, ६, ३; -पद्भिः ऐ. ६, २१.  
 सूक्त-वाच्- -वाक् श. १, ९, १, ४; तै.  
 ३, ५, १०, १.  
 सूक्तवाक्- -कः शां. ३, ८; श. १,  
 ९, १, ४; ४, ४, ४, १४; ११, २,  
 १, ५; ६, ९; १०; ७, २८; -कम् शां  
 ३, ८; श. १, ८, ३, १८; ९, १, ४;  
 २, ५, २, ४; २; ६, १, ४; ४; ४, ४,  
 १४; तै. ३, ५, १०, १; -काय श.  
 १, ८, ३, १०; ९, १, १; २, ५, २,  
 ४; २; ६, १, ४; का. १, ५, १, ३७;  
 ६, १, ३०; तै. २, ६, १५, २; ३, ३,

८, ११; ६, १५, १; -के शां. ३, ८;  
 ५, ७; ७, २; गो. २, १, २५.  
 सूक्तवाक्-शंयोर्वाक्- -कौ शां.  
 १, ५.  
 सूक्तो(-कऽअ-)-क्त- -कौ श. ४, ४,  
 ५, २०.  
 सूक्तो(-कऽअ-)-च्य- -म् तै. ३, ५,  
 १०, १.  
 सूक्ता(-कऽअ-)-न्त- -न्तैः ऐ. ६,  
 ८; गो. २, ५, १४.  
 सूक्ष्म- -म् तै. १०, ११, २.  
 सू(चक-→)चिका- -का शां. १२,  
 ५.  
 सूची- -चीभिः श. १३, २, १०, २; तै.  
 ३, ९, ६, ४; -चीभ्याम् ऐ. ५,  
 १, ३; -च्यैः ऐ. ५, १, ३; श.  
 १३, २, १०, २; ३; तै. ३, ९, ६, ५;  
 -च्या जै. १, २, ३, ३; मं. १,  
 ५, ३.  
 सूत- -तः श. ५, ३, १, ५; ३, १३;  
 ४, ४, १८; तां. १९, १, ४; -तम्  
 श. ५, ४, ४, १७; तै. ३, ४, २, १;  
 -तस्य श. ५, ३, १, ५; तै. १, ७,  
 ३, ४; -ताय श. ५, ४, ४, १७;  
 जै. ५४.  
 सूत-ग्रामणी- -णीभिः तै. ३, ८, ५,  
 २; -ण्यैः श. ३, ४, १, ७; ८; १३, २,  
 २, १८; १४, ७, १, ४; ४४; तै. २,  
 ७, १८, ४; ३, ८, ५, ३; -ण्याम्  
 श. १३, ४, २, ५; ५, २, ७.  
 सूत-पुत्र- -पुत्र जै. १६९.  
 सूति- ✓ २ सू गद.  
 सूत्र(√सिच्)- -त्रम् शां. ११, ८;  
 १२, ७; श. ७, ३, २, १३; ८, ७, ३,  
 १०; १४, ६, ७, २; ४; ५; तां. २०,  
 १६, ६; गो. १, १, २३; ५, ११; -त्रम्  
 ऽइव श. १२, ३, ४, २; गो. १, ५,  
 ११; -त्राणि श. १४, ५, ४, १०;  
 ६, १०, ६; ७, ३, ११; त्रै. श. ७, ३,  
 २, ३१; ८, ७, ३, १०; १२, ३, ४, २;

गो. १, १, २३; ५, ११; -त्रेण  
 श. ३, २, ४, १४; १४, ६, ७, ६;  
 -त्रैः श. १२, ७, २, १०.  
 √सूद्, अ॒सूद॒यन्त तै. २, ४, ५, ६;  
 अ॒सूद॒यन्त तै. १, ७, ४, ४.  
 सूद्-दः श. ८, ७, ३, २१; तै. १,  
 १, ३, ५; -दम् तै. १, २, १, ३.  
 सूद्-दोह॒स-हसः ऐआ. '५, १,  
 ६; २, ५; शांआ. २, १; श. ८,  
 ७, ३, २१; तै. ३, ११, ६, २; तैआ.  
 ६, ९, २; -हसम् शांआ २, १; ११;  
 -हसा ऐआ. १, ४, २; श. ७, १, १,  
 १६; २६; २९; ३१; २, १, १२; ३, १,  
 २४; ४, १, ९; १४; २१; ४४; २, ८;  
 १५; २१; २८; ३९; ५, १, ११; २५;  
 ३१; २, २२; ८, २, १, ८; ३, १,  
 १०; १४; २, ४; ७, १, २२; २, ६; ३,  
 २०; ९, २, ३, १९; १०, २, ४, ८; ५,  
 १३; हसि शांआ. २, १७; -हाः ऐआ.  
 १, ४, १८; २; ३; ५; १; ५, १, ६;  
 २, १; २; ३; ५; शांआ. २, १; श.  
 ७, १, १, १५; २६; २, १६; २, १, १२;  
 ३, १, ४, ५; ८, १, १, ६; ४, ५; ६, २,  
 ३; ७, २, ६; ३, २०; २१; ९, २, ३,  
 १९; १०, २, ४, ८; ५, ४, १-५; ८;  
 १०; १२; १४.  
 सू(सुडउ)-द-नातृ-ना जैउ. ४, ६, १,  
 ६; २, ४.  
 सू(←सु)-नर-रः ऐ. '५, २१.  
 सूनरी-री तै. ३, १, ३, २.  
 सूना-ना जै. १२८.  
 सूनु(√२सू)-नवः तै. २, ४, ६, ३; ८,  
 २, १; नवे श. २, ३, ४, ३०; ८, २,  
 १, ६; का. १, ४, १, २२; तै. ३,  
 ७, ७, ९; गो. २, ३, ६; -नुः श.  
 ३, ७, १, २, २; ६, २, १, ३२; ७, १,  
 १, २७; तै. ३, ५, ७, २; ७, ६,  
 १०; जैउ. ३, १, २, ४; १५; -नुम्  
 तै. २, ८, ४, ८; -नो शां. २३,  
 १; तै. ३, ६, १०, ४; -नोः श.

६, २, १, ३२.  
 सूनु-रूप-पः जैउ. ३, १, २, १५.  
 सू(←सु)-नुत,ता-तम् ऐ १, ३०; -ता  
 ऐ. १, ३०; शां. २०, ४; श. १४, १, २,  
 १५; २, २, १; तै. ३, ७, ७, ८; १०,  
 १, १; तैआ. ३, ९, २; ४, २, २; ५,  
 २, ६; -ताः तै. ३, ७, ६, ११; १२.  
 सूनुता-वत्(मतुप्)-वत् तै. २, ५,  
 २, १; ३, ७, ४, १६.  
 सूनुतावती-ती श. ४, १, ५, १७.  
 सूप← सुडउप  
 सूपचर-रः श. २, ३, ४, ३०; का.  
 १, ४, १, २२.  
 सूपचर(ण)गा-गा श. १, ९,  
 १, ८; तै. ३, ५, १०, २.  
 सूपवच्च(न)ना-ना तैआ. ६,  
 ७, १.  
 सूपा(-पडअ-)यनु-नः श. २, ३, ४,  
 ३०; का. १, ४, १, २२; -ना तैआ.  
 ६, ७, १.  
 सूपसु(द)द्वा(√सूद्)-द्वा  
 तैआ. ४, ५, ५; '५, ४, ८.  
 सूपस्था-स्थाः तै. २, ६, १५, १; ३,  
 ६, १५, १.  
 सूयमान,ना(√१सु)-नः श. '५,  
 २, ३, ९; ३, १, ३; -नम् श. '५,  
 २, ३, ५; ३, १, १३; -नस्य श. '५,  
 ३, १, ३; १०; -ना तै. ३, १०, १, २.  
 सू-यवसा-सम् तै. २, ८, ८, १२.  
 सूयवसाद्(प)अद्-सात् ऐ.  
 १, २२; '५, २७; ७, ३; शां. ८, ७.  
 सूयवसि(न्)नी-नी श. ३, ५,  
 ३, १४; तैआ. १, ८, २.  
 सूर-र तै. २, ४, ६, २; -रः श. ७,  
 २, ३, ८; तै. २, ४, ५, ३; ४; ६, १२;  
 ७, १३, २; ८, ७, ८; तां. १३, ८,  
 ३; १५, ४, २; ८, ३; ११, १४; -रम्  
 तां. १४, ११, ६; -रा तै. २, ४,  
 ६, १२; -रे ऐ. '५, १८; शां. २६,  
 ११; तां. १३, ८, २; १५, ८, ३;

गो. २, ३, १३.  
 सूर-चक्षस्-क्षसः ऐ. ४, १०; '५, ६.  
 सूर-वत्(मतुप्)-वत् तां. १३, ८,  
 २; १५, ८, ३.  
 सूरि-रयः श. ३, ७, १, १८; तैआ.  
 ६, ११, १; -रिः श. ६, ८, २, ९;  
 -रिभिः श. ४, ४, ७; तै. २, ८, २,  
 ६; -रीन् तै. २, ६, ९, १; -रैः श.  
 ६, ३, १, १७.  
 √सूर्य,सूर्यति गां. २, ३, ९; सूर्यत गो.  
 २, ३, १०.  
 सूर्य-म् तै. १, २, २, १.  
 सूर्मी-मीं श. ८, ७, ३, ३; तां. २,  
 १७, १; जै. २०८.  
 सूर्य,र्या-र्यां शां. २, '५, ५; श. ४,  
 ५, ४, १२; -र्यं तै. १, ४, ५, ३; २,  
 ७, १६, ४; ८, ७, ३; ३, ७, ६, २२;  
 तैआ. ३, १६, १; तां. ९, ७, ६;  
 मं. १, ४, ४; ६, ११; -र्यः ऐ. २,  
 २०; ३१; ३२; ३७; ३, ४, ८; ४,  
 ९; १०; ५, २४; ३१; ऐआ. २,  
 २, ४; ३, २, ३; '५, १, १; शां. २,  
 ८; ५, ८; १४, १; १९, ३; २५,  
 १; २; ५; ६; ७; ९; २६, ८; शांआ.  
 १, २; ७, १; ८, ४; ९, १; श. १, १,  
 २, २१; ३, ४, ८; ६, ३, २, ४; ७, ३,  
 १८; ९, ३, १६; २, १, २, १८; १९;  
 ३, ९; २, ४, १०; १६; १८; ३, १,  
 १; २; २, २; ३०; ३१; ३३; ३५;  
 ३६; ३८; ४, २, १; ६, ३, ८; ३, ३,  
 ४, ७; ८; ९, २, १२; ४, ३, ४, १०;  
 ५, ४, १; '५, ४, १, १५; ६, ८, १,  
 १४; ७, ५, १, ८; २, २७; ८, ७, १,  
 २२; ३, १९; ९, ४, १, ८; २, २३;  
 १०, ६, ४, १; ११, ५, ८, २; १२, ९,  
 २, ८; १३, २, ७, १५; ३, ८, ४; ५,  
 २, १२; ७, १, ५; १४, १, ३, ६; ३,  
 १, २८; २, ९; ४, २, २२; ३, ३, ४;  
 ९, ३, १३; का. १, १, २, १२; २,  
 ४, ८; १२; १३; ३, १, १; १४;

† =सु-यवस- इति पपा. गद.

२१; २२; २३; २४; २५; २६;  
 ३, १; ४, १, १८; ६, ३, ६; २, १, २,  
 १५; तै. १, १, ७, २; ४, ४, १; २;  
 ३; ५; ६; ५, २, १; ६, ३, ९; ७, १,  
 ७; २, १, २, १०; ११; ९, २; ३;  
 ५, ६, २; ६, ६, २; ५, ७, ८, २; १५;  
 २; १६, ४; ८, ६, २; ७, १; २; ४; ३,  
 १, ३, २; ६, ५; ३, ६, ९; ११, ३; ७,  
 ७, १; १०, ५; ८, १८, २; ९, २, १, २;  
 ३; १०, १, ४; ३, १; ८, ५; ९, १३;  
 १२, ९, १; ७; तैआ. १, १, २; २,  
 १; ७, ६; २०, १; २१, १; २५, २; २,  
 १३, १; ३, १२, ६; ४, १, १; १०,  
 ५; ३९, १; ४२, १; २; ५; ५, ८,  
 १०; ८, ८, १; १०, १, २; १०, २;  
 ३; १५, १; २५, १; ४९, १; तां. १,  
 ३, २; ९; ५, १४; ६, ७, २; १७, १३,  
 १७; जै. १५१; जैठ. १, २, ३,  
 ९; १०; सं. २; गो. १, १, १३; ४,  
 १०; ५, १४; २, १, २६; -यः इहव  
 ऐ. ४, २०; ऐआ. ५, १, १; शां.  
 २५, ८; शा. ६, ८, १, १४; तै. २,  
 ७, ७, ६; मं. २, ४, १४; -यम् ऐ.  
 २, ६; ३, ४८; ४, १०; ११, २०;  
 ८, ११; शां. २४, ४; २५, ३; ६;  
 शांआ. ८, ५; शा. १, ३, ४, ८; ९,  
 ३, १५; २, २, ४, १७; ३, १, ३६;  
 ६, १, ३९; ३, ३, ४, ७; ८; ५, १,  
 १९; ४, ३, ४, ९; ४, २, १४; ५, २,  
 २, ८; ३, २, २; ८, ७, १, २२; ११, २,  
 ३, १; १२, ९, २, ८; १४, ३, १, २८;  
 का. १, ६, १, २६; तै. १, ५, ८, २;  
 २, ४, ४, ९; ५, ४, ३; ६, ३; ८, ११;  
 ६, ६, ४; ७, १३, ३; ३, १, २, ८; ६,  
 ६, २; ७, ४, ३; १३, ४, ८, १८, ३;  
 १२, ७, ५; तैआ. २, ३, १; ३, ४,  
 १; ४, १७, १; ४२, ५; ६, १, ४, ३,  
 ९; ७, ३; तां. ९, १, ३५; ३८; १७,  
 १३, १७; २३, १६, २; जै. १२७;  
 जैठ. १, २, ३, ९; १०; प. ३, ७;

गो. १, ४, १०; ५, १४; २४; २, १,  
 २६; ३, १९; -य्या तांआ. १, १०,  
 २; -यस्य ऐ. ३, ३४; ४, ७; ७,  
 १५; ८, ७; शां. २४, ५; २५, २;  
 ५; ६; ८; ९; १०; शांआ. १, २;  
 शा. १, १, ३, ६; ३, १, २३; २४;  
 ९, ३, १७; २०; २, ३, ४, २४; ३, १,  
 ३, २२; ३, ४, ८; ४, २, १, १०; ५,  
 ३, ५, १६; ४, २, २; ४, २३; ६, ३,  
 ३, ६; ७, १, १, २४; ४, १, ३०; ११,  
 ५, ९, ९; १२, ७, ३, ११; १३, २,  
 ७, १५; ८, २, ६; १४, १, ३, ६; २,  
 १, २१; का. १, ४, १, १८; २, १,  
 ३, ३; तै. १, २, १, २३; ४, ४,  
 १०; ७, ८, ४; २, २, १०, ४; ४, ५,  
 ५; ५, ५, ५; ६, १, २; ८, २, ६; ६, ९;  
 ७, १; २; ८, ८; ९, ८; ३, १, १, ६;  
 ३, २; २, ५, २; ६, ११, १; ७, ४,  
 १४; तैआ. १, ६, १; ३, ९, २; ४,  
 २, ६; ३, ३; ५, १; ८, ४; १०, ५;  
 ११, ७; ५, ३, ५; ७; ७; ८, १३;  
 ६, ३, २; १०, ६, ३, १; तां. १, २,  
 १; ३, ५; ७, ३; ९, १, ३८; २५, ८,  
 ४; जै. १५१; आ. २, २३, ५;  
 मं. १, ६, १९; गो. १, ४, १०; २,  
 १, २; ३, १३; १९; -यस्य इहव शा.  
 ८, ६, १, १६; ९, ४, १, ९; -यां तै.  
 २, ८, ९, १; २; गो. १, २, १७;  
 -यां शां. २५, ६; तै. २, ७, १५,  
 ३; तैआ. १, ७, १; २; ४; ५; ८, ६;  
 जैठ. १, १०, २, १; ३; -यात्  
 शांआ. १२, ४; शा. ५, १, २, ७; ११,  
 ५, ८, ३; ८, ४, ६; गो. १, ४, ९;  
 -यान् तैआ. १, ७, २; -याम् ऐ.  
 ४, ७; शां. १८, १; -याय ऐ. २,  
 २१; ३, ४८; शां. २, १; १२, ४;  
 २५, ४; ५; ७; शा. २, २, ४, १७;  
 ३, १, ३६; ३८; ३, ३, ४, २४; ९, ३,  
 ५; ४, १, १, २२; २, २१; ४, ५, ४;  
 ५, ४, ११; ६, २, २; १४, १, ४,

१४; ३, २, ९; का. १, २, ४, २३;  
 ३, १, २, ५; तै. २, १, २, ६; ७; १०;  
 ३, १, ६, ५; ४, १७, १; १८, १; १०,  
 ७, १; तैआ. १, ३, २, २; ३, १६, १;  
 ४, ७, २; ६, ३, २; प. ५, १२; सा.  
 १, ८, १३; गो. १, ३, १५; -यायै  
 तै. २, ८, ५, ४; -यं ऐ. २, २०;  
 शा. २, ३, १, ३६; ४, ५, ४, ५; ५,  
 १, २, ७; ७, ४, २, २१; ९, ४, २,  
 १४; का. १, ३, १, २४; तै. १,  
 १, ४, ३; २, १, २, ७; ८; १२; ४,  
 ३, २; ७, ७, १; तैआ. १, ८, १; २;  
 २२, ८; १०, २५, १; मं. १, ३, ११;  
 -यं शां. २५, २; शा. १४, १,  
 ४, ४; ६; तै. १, ६, ६, २; ७, ५;  
 ७, १, १; २, ७, ९, ४; ८, ७, ३; तैआ.  
 १, २, ७, २; ४, ७, १; २; ४; ११, ३;  
 ५, ६, ९; तां. १, २, १; गो. १, ५,  
 १४; २, ३, १४;

सूर्य-नात- -म् तैआ. १, १२, १.  
 सूर्य-ज्योतिस् - ति: तै. ३, ७, ५, २.  
 सूर्य-त्व- -म् तै. २, २, १०, ४.  
 सूर्य-त्वच्- -त्वक् तै. २, ४, २, ७; -त्वच:  
 तैआ. १, ४, ३.  
 सूर्य-त्वचस् - -त्वचस् शा. ५, ३,  
 ४, १२; तै. १, ७, ५, ३; -त्वचस्म  
 शा. ५, ३, ४, १२; तां. ९, २, १४.  
 सूर्य-देवत्य- -त्यम् ऐ. ४, १९;  
 -त्यानि ष. ५, १२.  
 सूर्य-दैवत- -त: शांआ. ७, ६.  
 सूर्य-नक्षत्र- -त्रे शा. २, १, २, १९.  
 सूर्य-न्यङ्ग- -ङ्गानि गो. २, ३, १४.  
 सूर्य-मण्डल- -लम् तैआ. १, ७, ३;  
 -लानि तैआ. १, ६, ३; ७, ६.  
 सूर्य-रश्मि- -श्मि:शा. ८, ६, १, १६; ९,  
 २, ३, १२; -श्मिम् तै. १, ३, ९, ३.  
 सूर्य-वत् (मतुप्) - -वत् शां. २५, २;  
 ३; ६; ७; ८; ९; १०; तां. १०,  
 ६, ४; -वत: शां. २५, ४; तै. ३,  
 ७, ६, १४; -वति शां. २५, ४;

† 'सूर्येन' इति G. । य एवं किल नतिविरसप्रायो भवति ।

-चन्द्रम् तै. २, ७, १५, ६; -चान्  
शां. २५, २, ५; ६.  
सूर्यवती- -ती शां. २५, ४; ५;  
१०; -तीषु तां. १५, ११, १४;  
-त्यः तां. १५, ४, १.  
सूर्य-वर्षस- -चंसः श. ५, ३, ४, १३;  
तै. १, ७, ५, २; आ. १, ३३; ३२७;  
-वसम् श. ५, ३, ४, १३; -चां:  
तैआ. १, ९, ३.  
सूर्य-सम- -म् श. १३, ५, २, १३;  
सूर्य-सामन्- -म जैआ १, २७६;  
५०२; आ. १, २७६; ४९२; ५०२;  
-मनी जैआ. ६, ३१; आ. १,  
३०.  
सूर्य-स्तु- -स्तु श. १३, ७, १, ५.  
सूर्य(य)→र्या-चन्द्रमस- -मसा तै.  
२, ८, ९, १; २; -मसोः तैआ.  
१०, ६४, १; जै. १३२; -मसौ श  
१, ६, ३, २५; ४, २, १, १८; ७, १,  
२, ७; १२; १४, ६, ८, ९; तैआ.  
१०, १, १४; जै. १३२; गो. १, ३,  
१६.  
सूर्या-चन्द्रमस- -सयोः जै. १३२.  
सूर्या(र्य)अ-भिनिष्क- -क्तः तै. ३,  
२, ८, १२; -क्त तै. ३, २, ८,  
११.  
सूर्या(र्य)अ-भ्युदित- -तः, -ते तै.  
३, २, ८, ११.  
√सृ, सरत् तै. २, ८, ५, २; असरत्  
तैआ. १, ३०, १; असन्म तां.  
१५, ३, ७; जै. २०५.  
सारयति जै. २०५.  
सरिष्यत्-सर्वं, सर्वं, ससृवत्-  
गद्र.  
सृत्- -त् तै. २, ८, ५, २.  
सृत्- -म् शां. १८, ११.  
सृत्-जव- -वः ऐ. ४, ९; -वम्  
श. ५, ४, १, १०.  
सृत्ति- -तिः श. १४, ६, ११, ३; तां.  
१, १, ४; -ती श. १२, ८, १, २१;

१४, ९, १, ४.  
सृत्वा श. ११, १, ६, २३; १३, ८, ३, ४;  
सृत्वाऽइव तै. २, ४, ६, ६.  
सृगाल- -लः श. ४२, ५, २, ५ =शृगाल-  
√सृञ्, सृजते श. २, ५, १, १५; १७;  
७, ५, २, ७; का. १, ४, ३, १३;  
१४; सृजते श. २, ५, १, ११;  
२०; ४, ४, १, ५, २, ४, १, ५, १४;  
६, ७, २, १२; ४, ७; १४, ४, २, २८;  
७, १, ११; का. १, ४, ३, ९; १६;  
तै १, १, ४, ३, १, २; ६, ३, ३, ८, १;  
सृजति श. २, ४, २, २४; सृजति श.  
४, ३, ५, १८; सर्जति तै. २, ५, ५,  
७; सृजन्ति गो. १, ५, २५; सृजामि  
ऐ. ८, २०; सं. १, ७, १, २; ससृञ्  
ऐआ. ५, ३, २; शां. ६, १५; २८,  
१; श. २, ३, ३, १; ससृजे श.  
२, ५, १, २; ११; २०; २, १; ३, ६,  
२, ८; ४, ४, १; ५, २, ४, १, ५,  
१४; १०, ४, २, २; १४, ४, ३, ३०;  
९, ४, २; का. १, १, २, ३; ४, ३, १;  
२; ३; ९; १६; ५, १, १; जै. १८३;  
गो. १, १, १६; २, ८, १८; २, ४, १२;  
ससृजिरे श. १, ५, २, १८; ससृजसे  
श. २, ५, १, १२; का. १, ४, ३,  
१०; ससृजे जै. २१२; जैव. ३,  
४, १, ४; सृजस्व श. ८, १, १, ३;  
जै. ३७; सृज ऐआ. ५, १, ६;  
सृजध्वम् जै. ३७; सृजे ऐआ. २,  
४, १; ३; तां. ७, ८, ८; जै  
२१२; सृजावहे जै. १६०; सृजामहे  
श. २, २, ४, ११; सृजामहे श.  
८, १, १, ३; असृजत ऐ. ३, ३६;  
४, २८; ५, ३२; ६, १८; ७,  
१९; ऐआ. २, ४, १; शां. ५,  
३; ६, १०; १५; श. २, १, २, ६;  
५, १, १; ३; २, ७; ६, ३, ४; ६, १,  
१, ८; ९; १३; २, ९; ११; ३६; ३,  
३-५; ६, २, २; ७, २, १२; ७, १, १,  
७; २, १; ५, १, ५; १०, १, ३,

१; २, २, १, ५, ३, ४-८; १०; ६, ५,  
४; ५; ११, १, ६, ७; ८; ८, ३; २, ३, १;  
१२, ८, २, १; १३, १, १, ४; ५, १, ८,  
१; २, ५, १; ३: १४, ४, २, ९; ११;  
१३; २४; २५; का. १, ५, १, ५; ६,  
३, ४; तै. १, १, २, २; ३, ५; ११;  
४, ३; ५, ४; ७; ८, २; १०, १, ५, २,  
४; ६, २, १; ३, ३; ८, १; ७, १, ४; २,  
१, २, १; ४; ६, ४; २, १, १; ३; २,  
१-४; ३, १; ३; ४, १; २; ३; ४;  
५; ६; ७, १; २; ९, ५-८; १०;  
१०, १; ३, २, ३; ४; ७, १; ८, २;  
३; १०, १; ११, १; ७, ९, १; १४,  
१; ३, १, ४, २; २, ३, १; ३, ४,  
१; ८, ११, १; १५, १; १, १; २, ३;  
१३, १; १०, ९, १; असृजत श.  
२, ५, १, ५; ६, १, २, ११; २, २६;  
७, ४, ७; ७, ३, १, २०; ५, १, ५;  
८, ४, ३, २०; १०, १, ३, १; ६, ५,  
५; ११, १, ६, १३; ८, ३; १४,  
४, २, १४; का. १, ४, ३, ४; तै.  
२, २, १, २; ९, ६; तैआ. ५, ६, ११;  
११, ६; ८, ६, १; तां. ४, १०, १;  
६, १, १; २; ६; ८; १०; ११; ३, ९;  
७, १९; ९, १५; ७, ५, १; ६, १०;  
८, ९; १०; ११-१३; १०, १३;  
१५; ८, १, ५; ५, ६; ९; १२; ६, ३;  
८, १४; ९, ४; ९, १, ३५; ६, ७; १०,  
२, १; ४; ३, १; ११, ३, ५; १२, १,  
४; १३, ११, १४; १४, ५, १३; १५,  
५, १४; ३; ५; ८, २; १६, ४, १;  
५, २३; १७, १०, २; २०, ३, २; ४,  
५; २१, १, १०; २, १; २२, ५,  
३; ९, २; २३, ९, २; १४, २; २४, १,  
२; ११, २; १३, २; जै. ८; ९; १८;  
२५; ३७; ४१; ५१; ७१; ९९;  
१०८; १३३; १४१; २११; जैव.  
१, ३, १, १; ४, ४, १; १५, १, ३-५;  
२, १-७; ३, १-६; २, २, १, ४;  
३, ७, १, १; व. १, ५; ४, १; ३;

दै. ३, १७; सा. १, १, ६; गो. २, १, २१; २, १; ३, ९; ५, ९; ६, १; असृजन्त श. ४, ३, १, १०; १२; १३; ८, १, २, १०; असृजन्त श. १, ६, २, ४; ३, ६, २, २; ४, ३, १, १०; ६, १, १, २; ३, २; ८, १, १, ३; १४, ८, ६, १; तै. २, १, १, १; ३, ५, १; २; ३, १२, ९, ८; तां. २, ५, १८, २; जै. १, ४; २६; सृज्येय श. ६, १, २, ५; ७, ५, २, ६; ८, २, २, ७; ४, ३, १; तै. १, ६, २, ४; २, २, १, २; ४; सृज्येय तै. २, २, १, १; २, ३; तां. ६, १, ६; जै. १८; सृज्येयम् तैआ. १, २३, १; ष. ४, १; गो. २, ६, १; असृष्ट ऐ. ६, १८; श. १०, १, ३, ३; जै. १४०; असृक्षत तां. १, ५, ३, १, २; असृष्टाः जै. ९९; १४१; जैठ. १, ४, ४, २; असृक्षि श. ३, ९, १, २; ११, १, ६, १२; १४, ४, २, १०; तै. १, ६, २, ४; २, २, ४, २; असृक्षि श. ११, १, ६, ९; १३; तै. २, २, ३, ३; जै. १४१; जैठ. १, ३, १, ३; असृग्मम् तां. ६, ९, १३; १५; १८; २२; १२, १, ३; ४. सृज्यते तां. ६, ९, २२; सृज्यन्ते तां. ६, ९, १८; सृज्यध्वम् जै. १८२; असृज्यत श. ६, १, १, १०; ११; ३, ६; ३, १, २०; ४, २, १; ५, १, ३; ६; १२; ६, १, २४; २, १३; ७, ४, २, ३३; ०, २, ३, ३२; असृज्यत श. ६, १, १, ९; १०; ११; १४; २, २-४; ३, १, २८; ५, १, ३; ६; १२; ३, १; ८, ४, ३, ४; १०; १०, १, २, २; ३, १८; ४, ८; तै. १, १, १०, १; २, २, ९, १०; तां. ६, ५, १; जै. ९; ९९; १६०; २०७; गो. १, १, ९; असृज्येताम् ऐ. ७, १९; श. ७, १, २, २३; असृज्येताम् श. ८, ४, ३,

१२; १०, ४, १, ५; तां. ७, ९, ५; जै. ३०; १०४; १०६; असृज्यन्त ऐ. ७, १९; श. ८, ७, १, ४; १०, १, २, २; ११, १, ६, ७; असृज्यन्त श. ६, १, २, ६; ७; ८; ३, १; ८, ४, ३, ५-९; ११; १३-१५; ७, १, ३; ११, १, ६, ७; ८; १४; ५, ८, १; तै. १, ४, १, १; २, १, २, १; तां. ६, ९, २, २; ७, ७, १७; ८, १, ६; ९, २; ८, ९, ६; जै. १५; ३५; १०४; १०६; १८२; २०३; २०७; २१२; ष. ४, १; असृजि तां. १, ६, १. असिसृक्षत जै. ९. ससृजान-सिसृक्षमाण- गढ. सृजमान, ना- नः श. ११, ४, ३, १; तै. २, १, ६, ४; नम् श. १०, ४, ४, १; जै. ३७; -नाः जैठ. १, १, २, ७. सृज्यमान-म् शां. २०, २-४; २१, २-४. सृष्ट्वा-ष्टः श. १०, ५, ३, ५; ११; १३, १, ४, १; ८, १; २, ५, १; तै. २, २, २, ३; ५; ३, ९, १, १; १३, १; तां. ६, १, ६; ८; १०; ११; १३, ३, २२; गो. १, १, ४; १६; -ष्टम् ऐ. ७, १९; ऐआ. २, ४, ३; शां. २७, २; श. ६, १, २, १०; १०, ५, ३, ३; ६; ७; तै. १, ७, १, ५; ३, ८, ११, १; १५, १; १२, ९, २; तां. ६, ९, २, २; जैठ. १, १६, २, ३; ४, ११, १, १२; १३; -ष्टयोः तै. २, २, २; -ष्टस्य तै. १, १, ३, १२; १, ६; ७; २, २, ४, ५; तैआ. ५, ४, ९; -ष्टा ऐआ. २, १, ७; श. ३, २, १, १३; १०, ५, ३, ४; १३, २, ५, ३; तै. १, २, १, २, ७; ३, ९, २, ३; -ष्टाः ऐ. ३, ३६; ऐआ. २, ४, २; शां. ५, ३; श. २, १, २, ६; ५, १, १; ३; २, १; ३, ८, ४, १; ८; ४, १; १८; ४, ३, १; २, २, ६; ७; तैआ. ५, ६; ११. २सृष्टि-ष्टौ श. ११, २, १, ३. सृष्ट्वा ऐ. ४, २, २; ७, ७; ऐआ. ३, २, ६; शां. १२, ८; शांआ. ८, ११; श. २, ५, १, १; ३, २, ४, ६; ८, ४, १; ७; ५, २, ४, १; ५, १४; ६, १, २, ५; ११; १२; २, २, ६; ७; ४, १; ७, १, २, १; ५, २, ७; ८, ४, ३, २, ०; १०, २, २, १; ४, २, २; ११, २, १; १४, ४, २; का. १, ४, ३, १; तै. १, २, ६, १; २, २, १, ६; २, १; ३-५; ३, ६, १; ८, २; ३; ३, ९, ८, १; तैआ. ८, ६, १; गो. १, १, ३; ४; ३४; २, ४, १२.

१, ३; का. १, १, २, ३; ४, ३, १; ३; ५, १, १; तै. १, १, ५, ४; ६, २, १; २, २, १, १; ७, १; ७, १; १४, १; ३, १, ४, २; तां. ६, ७, १९; ९, २१; ७, ५, १; २; १०, १३; १५; ८, ८, १४; १४, ५, १३; १५, ५, ३५; १७, १०, २; २०, ३, २; २१, २, १; जै. १८; ४१; ५१; ७१; ११३; १३३; जैठ. १, ३, १, १; ष. १, ५; गो. १, ५, २, ५; २, १, २१; ५, ९; -ष्टानाम् तै. २, २, १, ३; २, ३; -ष्टानि श. १४, ४, ३, ३; तै. २, २, २, २; जै. ११३; -ष्टानिऽइव तां. १३, १, ८; ७, ६; -ष्टाम् श. ६, ३, १, १; -ष्टेन शां २८, १; -ष्टौ ऐआ. २, १, ७; श. २, ४, २, १; २०, ४, १, ५; तै. २, २, २, १. १सृष्टि-ष्टयः श. ६, १, १, १४; ८, ४, ३, २०; -ष्टिः ऐआ. २, १, ३; श. १४, ४, २, १०; तां. ७, ५, ४; -ष्टीः श. ८, ४, ३, १; -ष्टौ श. १३, १, २, २६; ३, ३४; ४, १७; २, १, २२; २, ५; ३, १, ३६; ३, २, १; -ष्ट्या तां. ७, ६, १०; जै ८; -ष्ट्याम् श. १४, ४, २, १०; -ष्ट्यै तै. २, २, १, २; तैआ. ५, ६; ११. २सृष्टि-ष्टौ श. ११, २, १, ३. सृष्ट्वा ऐ. ४, २, २; ७, ७; ऐआ. ३, २, ६; शां. १२, ८; शांआ. ८, ११; श. २, ५, १, १; ३, २, ४, ६; ८, ४, १; ७; ५, २, ४, १; ५, १४; ६, १, २, ५; ११; १२; २, २, ६; ७; ४, १; ७, १, २, १; ५, २, ७; ८, ४, ३, २, ०; १०, २, २, १; ४, २, २; ११, २, १; १४, ४, २; का. १, ४, ३, १; तै. १, २, ६, १; २, २, १, ६; २, १; ३-५; ३, ६, १; ८, २; ३; ३, ९, ८, १; तैआ. ८, ६, १; गो. १, १, ३; ४; ३४; २, ४, १२.

सूत्रय- -याः श. २, ४, ४, ४; १२, ९, ३, १; का. १, ३, ४, २; -यान् श. २, ४, ४, ४; का. १, ३, ४, २; -यानाम् श. २, ४, ४, ४; १: १२, ९, ३, १३; का. १, ३, ४, २; -त्रेषु श. १२, ९, ३, २; ३  
 सूत्रि- -पयः, -पया श. ७, २, २, ५.  
 सत-त-ति- त्या, √सृ ड.  
 √सृप्, सृर्पति ऐ. ७, २०; श. ७, ४, १, २७; का. १, १, ४, २६; सर्पन्ति श. ७, ४, १, २७; तै. ३, ९, ७, ३; जै. १६८; गो. २, ५, ८; सर्पन्ति ऐ. ५, २२; २३; शां. २७, ६; श. ७, २, ४, १०; ७, ६, ९, १३; १४; ७, ४, १, २५; २६; ११, १, ६, २१; १३, ५, १, १६; तै. ३, ९, ७, ३; सृर्पन्ति श. १३, २, ३, १; तै. ३, ८, २२, १; नां. ६, ७, ९; १०; १२; जै. १०; गो. २, २, १६; ससृर्प श. १, ६, २, ४; सृर्पत् ऐ. २, २२; श. ७, २, ४, ७; ८; सृर्पयुः श. ७, ४, १, २५; अस्सृत् ऐ. ५, २७; ७, ३.  
 सर्पयामि श. ११, २, ६, १४; असीसृपत् गो. १, ३, ४.  
 सरीसृप-, सरीसृप्यत्-, सर्प-, सर्पण-, सर्पत्- गट्र.  
 सृप्त- -प्तः श. १७, ६, ९, २३; -प्तम् तैआ. ३, ११, १३.  
 सृपवा शां. २२, ९; नां. ३, ४, २; ६, २; १३, २.  
 सृम- -मः सं. १, ८, ५.  
 सृष्ट-, ष्टि-, ष्ट्वा- √सृ ड.  
 सैकृ(√सिच्)- -क्ता जै. ९३.  
 से(मड्-)-तिहास- -साः गो. १, २, १०.  
 सेतु(√सि)- -तुः श. १७, ७, २, २४; तै. २, ४, २, ६; -तुम् ऐ. ३, ३५; श.

१३, २, १०, १; तै. १, ३, ५, १; ७, ३; गो. २, ३, १७; -तोः जै. १.  
 सेतु-या(←ना)मन्- -म आ. २, ७, १०; सा. २, १, ६.  
 सेदि(√यद्)- -दिः श. ७, ३, १, २३; तैआ ७, २०, १; २३, १; -दिम् श. ७, ३, १, २३.  
 सेना- -नया ऐ. ८, ११; शां २८, ६; -नयोः ऐ. ८, १०; -ना ऐ. ३, २२; शां. २८, ६; शांआ. ६, ७; श. ८, ६, १, १६; १७, ५, १, ६; तै. १, ५, १, ५; २, ४, २, ७; तैआ. ३, ९, १; जै. १२८; गो. २, २, ९; -नाः श. ६, ६, ३, १०; -नाम् ऐ. ३, २२; ८, १०; ११; शां. २८, ६; तै. १, ७, ३, ४; ५, २; -नायाः श. ५, ३, १, १; -नायाम् श. ८, ६, १, १६; -नायै तै. ३, ७, ५, १; -ने जै. १२८.  
 सेन-जित्- -जित् श. ८, ६, १, २०.  
 सेनद- -दे जैआ. १, ४१९.  
 सेना-नी- -नीः श. ५, ३, १, १; ९, १, १, १८; सा. १, ४, १९; ३, ६, २; -नीभिः तैआ. १, ६, २; -न्यैः श. ५, ३, १, १; तै. १, ७, ३, ४; -न्यै श. ९, १, १, १८.  
 सेनानी-ग्रामणी- -ण्यैः श. ८, ६, १, २१; -ण्यौ श. ८, ६, १, १६-२०.  
 सेना-पति- -तिः ऐ. ८, २३.  
 सेना-मुख- -म् श. १३, २, २, २; तै. ३, ८, २३, १.  
 सेनानीक- -कानि गो. २, १, २३.  
 सेन्य- -न्याः तै. २, ७, १६, ३.  
 से(मड्)-न्द्र- -न्द्रः श. २, ५, ३, १८; ११, १, ३, २; ४; का. १, ५, २, १७; जै. ४७; -न्द्रम् ऐ. ५, ३४; श. २, १, २, ११; ३, १, ३७; ३८; ४, ३८; ३, ५, ४, ८; ७, १, १७; १६, १, ३,

२; ४; का. १, १, २, ७; ३, १, २६; २७; ४, १, २७; तां. १५, ५, २४; जै. ४७; गो. २, ६, ७; -न्द्राः श. १, ४, १, ३३; -न्द्रान् गो. २, २, १४; -न्द्रेण ऐ. ३, १५.  
 सेन्द्र-ता- -तायै ऐ. ६, १७; शां. १६, ८; १८, २; श. १३, २, २, ९; गो. २, ५, १५.  
 सेन्द्र-न्व- -न्वाय तै. १, ८, २, २; ५, ६; तां. ८, ४, ५; ५, ११; २, २, २३; १५, ५, २४; १६, १३, ९.  
 सेन्द्राम्(-न्द्रसमि)- -म् ऐ. २, ३७.  
 सेन्द्रिय-न्व- -न्वाय ऐ. १, ४; १७.  
 सेर- -म् श. ७, २, २, २.  
 सेल(ळ)ग- -गाः ऐ. ७, १; ८, ११; श. १३, ४, ३, १०.  
 √सेव्, सेवते श. ३, ६, २, ४; ५; सेवेत सं. ३.  
 सेवित्व्य- -न्यानि तैआ. ७, ११, २.  
 सेवित्वा सा. १, ७, १२.  
 सेवनी(√सिच्)- -नी शां. २८, ९; -नीम् ऐ. ३, ३७.  
 सैकत(←सिकता)- -म्डव् श. ६, १, ३, ४.  
 सैतव(←सेतु)- -वः, -वात् श. १७, ५, ५, ३१; ७, ३, २७.  
 सैध्रक(←सिध्रक)- -म् तै. ३, ८, ४, १०.  
 सैध्रक-म(य→)यी- -नीनाम् सा. ३, ६, ९.  
 सैनानोक- -कानि शां. ५, ५.  
 सैनान्य- -म् ऐ. ८, १६.  
 सैन्धव(←सिन्धु)- -वः शांआ. ९, ७; श. १७, ९, २, १३; -वैः श. ११, ५, ५, १२.  
 सैन्धव-खिल्य- -ख्यः श. १७, ५, ४, १२.

† 'सैना-' इति संशुशोधयिषुः G. चिन्त्यः । सामासिकेन कार्यभिद्वयो ताद्वित्तस्यानपेक्षितत्वात् सिद्धयायां ययारिषता- न्वयोपपत्तौ ह्रस्वलेखेषु ह्रस्वक्षेपस्य वचनीयतापत्तेर्येन दिक् । ‡ 'सैन्द्राम्' ताद्वित्तं रूपं साधु स्यात् । तु. प्रथं व सा. ड.

सैन्यव-वनु- -नः श. १४, ७, ३,  
१३.  
सैन्युक्षित(←सिन्धुक्षित्)- -तम्  
तां. १२, १२, ५; ६; १५, ३, ११:  
-तस्य तां. १५, ३, ११: -तानि  
जैआ. १, २१; ५५९; आ. १,  
२१; १४२; १६१; ४६३; -तेन  
तां. १२, १२, ६.  
सै(सडए-)रावती- -म् ऐ. ६, २१.  
सैलग्ना(←सैलाग)- -म् तै. ३, ४,  
१६, १.  
स्रो(सडउ-)क्या- -कथः तां. २०, १, १;  
४, १; २१, ६, १; ९, १; -कथम्  
तां. २०, ६, १; ७, १; १४, १;  
२१, ७, १; ८, १; १०, २; ११,  
१.  
स्रोक्थक- -म् श. १३, ५, ४, ९.  
स्रो(सडउ-)ख- -म् श. २, ५, ३,  
११; का. १, ५, २, १०.  
स्रोतृ(√१मु)- -ता ऐ. २, २०; ५, १६;  
शां. २६, १५; -तुः तां. १२,  
१०, १.  
स्रोतोत्त(ः) गो. २, ६, १२.  
स्रो(सडउ-)त्तरवेदि- -द्विषु तैआ. १,  
२६, ३.  
स्रो(सडउ-)दकै- -कैः तां. १३, ७, ९;  
-कैम् शां. २०, ४; २१, ४; २२, ३;  
५; २३, ८; २६, १६; तां. १३, ८,  
१; ४, ५.  
स्रो(सडउ-)पनिपत्क- -काः गो. १,  
२, १०.  
स्रो(सडउ-)पवर्ह(ण→)णा- -गा श.  
१३, ८, ४, १०.  
स्रोपान- -नात् जैठ. ३, २, ३, ७.  
स्रोम(√१मु)- -मडइति तां. ४, २,  
१८; -म ए १, ४; ९; १३; २५;  
२६; २, ९; ३, १८; ४, २९; ३१;  
५, १; ४; ६; १२; १६; १८; २०; ७,

३३; ३४; ८, ८; ११: २०; ऐआ. १,  
२, १; शां. ७, १०; १५, २; श. ३,  
९, ३, ६; तै. २, ८, ३, १; ४, ८; ३,  
५, ६, १; ११, ४, १; -म श. ३, २,  
२, २५; ३, ४, ३०; ४, ३, १८; ६,  
३, ७; १९; ९, ४, १२; ४, १, १, ५;  
२, १, २२; ४, २, १२; ५, २१; ७, ३,  
१, ४६; ११, ४, ३, १९; ५, ९, १०:  
११; १२; १४, ५, १, १५; तै. २, ४,  
२, ७; ३, ८; ५, २; ८, २; ३; ६, १६,  
१; ७, ४, १; ७, ५, ८, ३, १; २; ३,  
१, १, ३; ५, ६, १; ७, २; ७, ५, १२;  
१३; १३, १; २; ३; १४, ३; तैआ.  
१, ७, ५; ३, १७, १; १०, ४८, १;  
तां. १, ५, ६-८-६, ४; ६; ९; ११;  
८, ९; ६, ६, १७; ८, ४, ५; ११, ३,  
१; ८, ३; १२, ९, ३; १३, १, ४;  
३, १; ४; १४, ३, ३; ११, ५; १५,  
५, १; ५; ९, २; २१, १०, १४;  
जै. २०; १६८; सा. १, ४, ३; १४;  
५, ८; ६, ९; ७, ४; ६; १३; २, ५, ३;  
३, ४, ११; गो. २, २, ४; ३, ६;  
-मः ऐ. १, ८; १३; १५; २६;  
२७; २९; ३०; २, ३; ३८; ३,  
२५; ३२; ४०; ४, ३१; ५, २०;  
२५; ६, ३; ११; ७, ११; २३; ३१;  
८, ६; ८: २०; ऐआ. २, ३, ३; ५,  
१, १; २, १; २; ३, २; शां. २, २;  
४, ४; १२; ७, ६; १०; ८, २; ९;  
९, ५; ६; १०, ५; १२, ५; ६; ८;  
१३, ४; ७; १६, ५; ९; १८, ८;  
२६, ११; २७, ५; शांआ. ४, ९;  
१५, १; श. १, ३, २, ६; ६, ३, ३;  
२१; ४१; ४, ५; १४; १५; ८, २,  
१; ९, २, ९; २, २, ३, १; २२;  
२३; ४, २, ७; ४, १५; ५, १, ९; ३,  
१, ४, १०; २, २, २५; ३, १०; १७;  
४, १; २; ४; ७; ९; ३, १, ११; २;

१; ८; १७; ३, १; ३; ४; १८; ४,  
७; २२; २५; २८; ४, १, २; १०; २,  
१; ३, ११: १३; ४, १५; ५, ३, २;  
६, २, २; ८; ३, १७-१९: ८, ३,  
३३; ५, २; ९, १, ८; ९; ३, ३; ७; ४,  
२; ५; १७-१९; २२; ४, १, २, ४;  
३, ९; ४, ७-९; ४, २, १२; ४, ९;  
५, ७; १५; १६; ३, ५, ८; ४, २, १;  
२; ३, ७; ५, ३, ११; ६, १, १०; ७,  
१२; १९; ५, १, २, १०; १४; ३,  
७; ५, २६; २८; २, ५, १०; ११;  
३, ३, ४; ११; १०; ५, ३; ८; ४, १,  
११; २, ३; ३, १६; ५, ४, ७; १०;  
११; १३; १८; २२; २८; ३३; ६,  
५, १, १; ६, ३, ७; ७, १, २२; २,  
२, ११; ४, २६; ३, १, १-२; ४५; ३;  
५, २, १९; ८, ४, ३, १७; ६, १, ८;  
९, ४, ३, १६; ५, १, ८; १०, ४, २, १;  
११, १, ३, ३; ४, ४; ५, ३; ६, १४;  
१९; २, ५, ३; ४, १, १०; ३, ३; ६; ७;  
९; ५, ९, १०; ७, २, ८; १२, १, १,  
२; ३, ३; ३, ५, १०; ६, १, १; १४; ७,  
२, १; २; १२; ३, ४; ६; ८; ९; १०;  
११; १२; १३; १४; १७; ८, १, २;  
३; ५; २२; ८, २, १२; १४; १९;  
२०; ३, १९; ९, २, १; १३, ४, ३, ८;  
५, १, ९; १४, १, १, १; ३, १२; ३,  
१, २९; २, ३०; ४, २, १३; २३; ५,  
१, ३; ६, ९, २४; ९, १, २; का १, २,  
३, १, १; १८; १९; ३, ३, ७; १०; ४,  
९; ४, ३, ७; तै. १, १, ३, १०; ३, २,  
३; ३, २-५; ४, २, १; २; ४; ५, १; २;  
४; ६, ३; ७; ७, ४; ६; ७; ८, ६; १०,  
६; ७; ६, १, ११; २, २; ६; ८, २; ९,  
५; ७, २, ३; ४; ४, १; २; ६, ७; ८,  
३; ८, १, २; ५, २; ४; ५; ६; ४; ६;  
२, २, ४, २; ४; ४, ४; ८; ३, १, १;  
५, ६; ४, ३, ११; १२; ५, १; ७, ६;

† तां. इत्यत्र = 'उवध्य' इत्यपि पा. भेदः इति Mss. । ∅ 'सोमाभिरक्षणः' इति मु. पाठे 'सोमाभिः । रक्षणः = रक्षणः' इति चिच्छेद । मा. । तन्निदर्थं च यत्कल्पनादम्बरं ततान तद् अगमूलकमेव याह्वन्(९, ११३, ३)-विरोधात् ।

५,३,३;५,३;८,६;६,१,१; २;  
 ३;४;२,१; ३: ४, ६:११,१; २;  
 ३-७; ८; १०; १८, १; ७,  
 १,१:४,१; ८; २; १६,२; १७,३;  
 ८,१,६; ३,१; ३,१, १, २; ४,३;  
 २,१,१; ३,११; ५,६,१; १०, २;  
 ७,४,१; ७,७; १३, २; १४, २; ९,  
 ५,५:१७,१; ११, ३,१; ५,२; तैआ.  
 ६,७,२; ३,२,१; १०,१; ३, ३,१:  
 ८,१; १४,३; ९, ७, १०; ११,४;  
 १२,३; ६,३,२; ४,२; १०, १,९;  
 १५; १०,१; ५०,१; तां. १,१, २;  
 ३,९; ५, १९; ६, ६,१; ९; १०,६;  
 ९,२,८; ५,७; ६,३; ७, १; ९,१;  
 ५; ११, ३, ९; १२, ११, ३; ६;  
 १३, १७; १३,३, ३; ६, ५; १५,  
 ३,४; ५,४; २१, १,४; २३, १६,५:  
 जै. १२; २६; २७; ४७; ७५; ८६;  
 ९३; १०२; ११७; १२६; १४३;  
 १४९; जैज. ३, ४, ५, १; ५, २, २;  
 ६, ६, २; ४, १, २; ५, ३, १२;  
 ४, ४; मं. १, १, ७; ७, ९; २, १, ६;  
 दै. १, १; सा. १, ४, ८; ७, १; २,  
 १, ५; ८, १; ३, ३, ३; ८, २; गो. १,  
 १, २८; २, ९; ४, ८; २, १, १७; २,  
 २; ४; १०; १२; २१; २४; ३, ९;  
 २३; ४, ६; ५, ४; ६; -म: ३३व  
 तै. २, ७, ७, ६; मं. २, ४, १४:  
 -ममू ऐ. १, ७; १२; १४; १५;  
 २७; ३०; २, २०; ३, १३; २०;  
 २२; २५; २६; ३२; ४०; ४, ४:  
 २०; ३०; ३१; ३२; ५, २; ४; ५; ८;  
 १२; १५; १७; १८; १९; २१; २४,  
 ११; १२; १४; ७, ११; २३; २४;  
 २८: २९; ३०; ३३; ८, ७; २०;  
 ऐआ. १, २, २; ५, ३; ५, १, १; ३,  
 १; शां. ३, १; ६; ९; ४, ४; ५, ६;  
 ७, ६; ८; १०; ८, २; ८; ९, ५;  
 ६; १२, ३; १५, १; १६, ५; ८;  
 १७, ४; २२, २; ७; २४, २; २५, ७;  
 २७, ६; २८, २; ६; २९, २; ३०, १;

शांआ. २, १६; सा. १, १, ४, ७;  
 ८, २, १६; ५, ३, २, २; ६, ३, ६; ८;  
 २१; ४, ५; ७, १, १; १३; १६; ८,  
 २, १०; ९, २, ९; २, ४, ४, २; ५,  
 १, ९; २, ३, २; ३, ८; १३; ३, २, ३,  
 १७; ४, २; ७; ९; १०; १२; १५;  
 १७; २०; २१; ३, २, १; २; ३, ६;  
 १४; ४, ७; १०; ४, १, १२; ३, ११;  
 १३; ४, १०; १४; ६, २, ८; १२;  
 २०; २४; ३, १७; ८, ३, ३; ५, २;  
 ९, ३, २६; ४, १; १०; १२, ४;  
 १०; १५; २, ४, २; ३, २, ७; ३,  
 १३; ४, २, १६-१८; ४, ११; ५, १,  
 ४; ४, १०; १०, १; ३; ५, २, २, ५;  
 ८; ४, ५, १८; ५, ४, ७; ९; ७, १,  
 १, २, २; ८, ७, ३, २; १; ११, ५, ९,  
 १०; ११; १२, १, ३, ३; ७, १, १;  
 ३, ११; १३; १४; ८, १, २; ३; ५;  
 २, १२; २१; ३, १; १४, ९, १३;  
 १९; का. १, ३, ४, १४; ४, ३, ७;  
 ५, १, २९; २, ७; १२; ६, १, १; २,  
 १, ३, १२; तै. १, ३, १, २; २, ३;  
 ४, २, ३; ७, ४; ५; ६; ७; १०, ७;  
 ६, ९, ३; ५; ८, २, १; ५, ४; ५; २,  
 २, ८, १; ५; ८; ९, ८; ३, २, ४; १०,  
 १; २; ५, ४, २; ८, ९; ६, १, २; २,  
 १; ३; ३, १; २; ११, ९; १०; १२,  
 १; ३; ४; १४, ६; १७, २; ७, ४, १;  
 ८, ९, ७; ३, २, ३, ११; ५, ३, २; ५,  
 १; ७, ४, २; १७; ७, ३; ८, ३; ११,  
 ५, २; ६, २; तैआ. ३, १, १, २, १:  
 ५, १; ६, ५, १; १०, १, ११; १६;  
 ४८, १; ४९, १; ५०, १; तां. १, १,  
 २; ४; ६, ९, २, २; ८, ४, १; ९, ३,  
 १; ५, १; ३; ४; ६; ७; ८, २; ९,  
 १५; ११, १०, ११; १२, १०, १;  
 १६, १, १२; २१, १, ४; २९, ४,  
 १; जै. १; ४; ७; ८; ९; १०; २;  
 १६८; १८४; १९८; २०३; जैज.  
 १, १६, २, ९; ५, १, ७; ४, ६; ५,  
 १, ९; सा. १, ७, १०; २, १, ११;

३, २; ३, ६, १; गो. १, २, ९; १०;  
 ३, १९; ४, ८; ५, १२; १३; १४;  
 २, १, १६; २, ४; २, ४; १०; १७;  
 २१; २२; ३, ९; १७; १९; ४, १५-  
 १७; ५, ६; -ममू-ममू जै. ५३;  
 -ममू ऐ. १, ९; १३; २२; २६; २,  
 १२; २५; ३, ५; ६, ७; ऐआ. ५,  
 ३, २; ३; शां. ४, ४; ५, ५; १२,  
 ५; १०, २; १६, ३; १८, ८; २६,  
 १४; सा. १, १, ३, ७; ७, १, १; ३,  
 १०; ३, २, १, १५; ३, ३, ४; ४,  
 १०; ४, १, १०; ६, २, २१; ९, ४,  
 १५; १६; १७, १, २, ४; १०; ११;  
 २, १, ११; ५, १०, २; ३; ५; ५, ३,  
 ३, ४; ५, ३; १८; ४, १, ११;  
 २, २; २, १, १, २, ४; ११, ९, १०;  
 १२, १, ३, ३; ७, ३, १; ८, १, ४;  
 का २, १, ३, ५; तै. १, ४, १, २;  
 ७, ४; ५, १, १, ७, ६, २; ३; ८, १;  
 ३; २, ३, ४, १; ४, ३, १३; ६, ३, १;  
 ७, ४, १; १७, २; ८, १२; ३, ५,  
 ७, ५; ७, ७, १४; ८, ३; ९, ५; ७;  
 १४, २; ३; तैआ. १, ९, ६; २७,  
 २; ३, ३, १; ९, १; तां. ६, ६, १८;  
 ९, ९, ८; २१, १, २; जै. १२;  
 १८; ७२; ८४; १४२; १४९;  
 जैआ. १, ५७; २, २, १; आ. १,  
 ५७; मं. २, १, ६; गो. १, ४, ८; २,  
 १, २; २, १; ३, १; ४, ६; ५, १३;  
 -मा: ऐ. ५, १; १२; २०; ६, ११;  
 ऐआ. १, १, ४; ५, २, ३; शां. १८, ५;  
 २०, ४; ३०, ११; सा. ४, १, १,  
 ४; ११, ५, ५, १३; तै. २, ४, ३,  
 १२; ६, ११, १०; ७, १२, १; तैआ.  
 ३, ३, १; तां. ४, २, १; ५, १, २; ५;  
 १३, ११, ६; १०, ८, ३; १६, ५,  
 २५; २१, १४, ९; दै. २, ७; सा.  
 ३, ६, ६; गो. २, २, २१; -माव  
 ऐ. १, १; २, १९; ७, २३; शांआ.  
 १६, १; सा. १, ६, ३, ७; ४, ५; ३,  
 ६, ३, १; ४, ६, ७, १२; ५, ५, ४,



८; १२, १, २, १; तै. १, ५, २, ५; २, ३, २, ४; ३, ७, ४, १८; गो. १, ४, ७; -मान् ऐ. ३, ५; शां. १८, ८; श. ४, २, १, २३; १०, ६, १, २; तै. २, ६, १५, २; तां १८, ४, २; ५, १४; गो. २, ३, १; ४, ६; -मानाम् ऐ. ५, ४; ऐआ. ५, ३, ३; -माय ऐ १, १३; २९; ४, ७; शां. १८, १; श. २, ४, २, १२; १३; ५, २, ३२; ३, ८; १३; ६, १, ४; २६; ३, २, ४, १२; ३, २, ६; ४, १३; ४, ३, १२; ४, १२; ६, ३, ९; ४, १, १, ५; ४, २, १; ५, ३, ३, ४; ५, ८; ४, ३, १६; ११, ५, ९, ११; १२, ६, १, १४; १३, १, ३, ३; १४, ९, ३, ८; का. १, ३, ३, १०; ११; ५, १, २९; २, ७; १२; ६, १, ३; १७; तै. १, ३, १०, २; ६, ८, २; २, २, ५, २; ४, ८, २; ३, १, ४, ३; ८, ६, ३; १७, १; ९, ९, ३; तैआ. ३, १०, २; ४, ९, १; ५, ७, १०; तां. २१, १, १; ३; जै. १४९; घ. ५, ९; मं. २, ३, १; सा. १, २, ५; ३, ७; ३, ३, ५; -मासः तां. ११, ३, १; ५, १; १२, ३, ४; १४, ५, ९; ९, ३; जै. १६८; -मे ऐ. १, १३; १५; २७; ३०; ३, १३; ६, ३; ६; ऐआ. ५, २, २; शां. ३, ५; १६, १०; २०, ३; २३, १; श. २, २, ३, १; ४, २, ४, ९; १२, ८, १, ४; का. १, २, ३, १; तै. १, ७, ८, १; २, २, ८, ८; जै. ७५; ८५; सा. २, ८, ३; गो. १, ५, २५; २, ५, १२; -मेन ऐ. १, ७; १४; २, १८; ३, ११; शां. ७, १०; १६, ५; १०; १९, ७; श. १, ६, ४, ११; ७, १, १९; २, ५, ४, ४; ६, १, ७; ३, २, ३, १७; ४, ३; ७; १७; २०; २१; ४, ४, ५, २२; ५, ६, ४; ५, ४, ५, २; ५, १८; १२, ७, २, २; ७, ३, ५; १३; ८, २, १; २; ९, २, १; १३, ५, ४, १८; का. १, ६, १, ६; तै.

१, ४, १, २; २, ४; ५, १२, ५; ६, २, ७; ८, १, २; २, २, ४, ७; ३, ५, १; ६, १, १; २, ३; ७, ४, १; ५, १; ३, २, ३, १०; ७, ४, १५; तां. १, ५, १७; जै. ५; घ. ३, १२; गो. १, २, २४; २, १, ८; -मेषु शांआ. २, १०; तां. ९, २, २१; -मैः श. ११, ५, ५, १३; तां. १७, १३, १८; -मौ तां. ९, ४, १; १०; १४; ९, ८. सोम-काम- -म् ऐ. ६, ११; गो. २, २, २१. सोम-क्रतु- -तुभिः ऐ. ३, १८. सोम-कृयण(√क्री)- -णः तां. १६, १३, ९; -णाः, -णान् श. ३, ३, ११; ६, २, १९. सोमकृयणी- -णी श. ३, २, ४, १०; १५; ३, १, ११; १३-१६; तां. २१, १, ३; जै. १४९; -णीम् ऐ. १, २७; -ण्या श. ३, ३, १, ११; -ण्याम् श. १२, ६, १, ८; -ण्यै श. ३, ६, ३, ४. सोम-गन्धर्व- -म् तैआ. ४, ११, ७; ५, ९, ९. सोम-ग्रह- -हः श. ४, ६, ५, ५; -हम् श. ५, १, २, १६; १७; १८; -हाः तै. १, ३, ३, ५; -हाणाम् श. ५, १, २, १९; -हान् श. ५, १, २, १०; ११; १५; १६; १९; तै. १, ३, ३, २-४; ३, ५; ६; ८, ४; -हैः तै. १, ३, ३, ४; ७. सोम-ग्रह(ण→)णी- -णीः तै. १, ४, १, ४. सोम-चमस- -सः तां. १८, २, १०; जै. १४३. सोम-जग्मस- -ग्माः गो. १, ५, २४; २५. सोम-जित्- -जित् गो. १, ५, २५. सोम-नृप्यु- -प्यु तैआ. १, १०, ४. सोम-देवन- -तः श. १४, ६, ९, २४. सोम-देवत्य- -स्यानि घ. ५, ९.

सोम-नेत्र- -त्राः श. ५, २, ४, ६; -त्रेभ्यः श. ५, २, ४, ५. सोम-पु(√पा)- -पः शांआ. १५, १; तै. २, २, ११, ३; ४; जै. १८६; मं. ४; -पात् शांआ. १५, १; -पान् ऐ. २, १८; श. ५, ४, ५, ४. सोम-पा- -पाः ऐ. ७, १६; श. ४, ५, ३, १०; -पाः ऐ. २, १८; ४, ३१; ५, ६; १८; ऐआ. ५, २, ३; शां. १२, ६; २०, ३; तै. ३, १, २, ९; घ. ४, ६; गो. २, १, ६; -पाः तैआ. १, ९, ७. सोमपा-तम- -मः ऐआ. ५, २, ५. सोमपि-त्सत्- -रु श. ७, २, २, ११. सोम-पान- -नम् श. १, ६, ३, २; ३; ५, ५, ४, ३; ४; तैआ. १०, ६४, १; गो. १, २, ९; -नौ तै. १, ६, ३, ९. सोम-पीति- -त्ये ऐ. ६, १०; तै. २, ४, ५, १; ७, ७; ७, १३, १; तां. ४, ६, १०; गो. २, २, २०; ३, १५. सोम-पीथ- -थ तैआ. ४, ११, ८; -थः ऐ. २, २२; २३; ३०; ८, २०; शां. १५, २; ३; १६, ३; श. ३, ६, २, १९; ४, ३, ५, १८; ४, २, ७; १२, ७, १, ९; ८, १, ६; तै. १, ३, १०, २; २, २, ८, ३; ४; ३, २, ३, ११; १२, ५, ११; तां. ९, ५, ६; जै. १२; १४३; मं. १९, ३, २; गो. २, १, १६; २, १०; ५, ६; -थम् ऐ. १, ८; ३, ३०; ४, १३; ६, ८; ७, २७; ३१; श. ५, ४, ५, ४; ५; १२, ७, १, १०; ३, ८; १७; ८, १, २; तै. १, १, ३, ११; ३, १०, २; २, ६, १६, १; ३, ९, ५, ५; तैआ. ५, ९, ११; गो. २, ३, १८; -थस्य ऐ. २, २३; ८, ८; तै. १, २, १, ६; ३, ८, २०, १; तां. १८, २, १२; -थाः तै. १, ६, ३, १०; -थात् ऐ. २, २२; तै. ३, ७, १४, ४;

-थान् षु ३, २०; तैआ. ५, ९, ११; -आभ्याम् षु. २, ३०;  
-थाय तै. ३, ७, ४, २; -थे ऐ. ७, २८; शां. १६, १; २८, ३; तां. १. ६, १६; -थेन ऐ. ७, २८; वा. १२, ८, १, १.  
सोमपीथिन्-थिनाम् तै. ३, ७, ५, १०.  
सोम-पति-०ते ऐ. ४, ३१; शां. २२, २.  
सोम-पर्ण-०र्णान् तै. १, २, १, ६.  
सोम-पर्याणहन्-रिडआ/नह्)-नम् वा. ३, ३, २, ३; ४; -नस्य वा. ३, ३, २, ४; -नेन वा. ३, ३, ४, ६.  
सोम-पाल-लः ऐ. ३, २६; -लाः जै. १०२; -लान् ऐ. ३, २६.  
सोम-पुरोगव-वः, -वम् वा. १३, २, ७, १०.  
सोम-पृष्ठ-०ष्ठाय ऐ. ६, १०; तै. १, ४, २, २; गो. २, २, २०; -ष्ठे मं. २, ५, १०.  
सोम-प्रतीक-०काः तै. १, ८, ६, ४.  
सोम-प्रयाज-जाः तै. १, ६, ९, ५.  
सोम-प्रवाक-कः जै. १६८; -काः तां. १६, १३, १०.  
सोम-विन्दुयुक्त-काः गो. १, ५, २४.  
सोम-वृद्धस्पति-०ती जैड. १, १८, १८, ३, ९; -त्योः जैड. १, १८, ४, ७.  
सोम-भक्ष-क्षः सा. २, ७, ६.  
सोम-भृत्-भृत्, -भृते वा. ३, ४, १, १२; ९, ४, १०.  
सोम-मद-म् वा. १२, ७, ३, १२; ८, १, २.  
सोम-यज्ञ-ज्ञः वा. १२, ८, २, ३; २१.  
सोम-याज्ञिन्-जिनम् गो. १, २, १३; -जी शां. १२, ४; वा. १०, १, ५, ४; तै. २, २, ११, ३; ४; सं. ५.

सोम-रक्ष-क्षाः श. ३, ६, २, ९; १३; ९, ३, १८.  
सोम-रक्षि-क्षिः तां. ९, ५, ४.  
सोम-राजन्-०जन् यांआ. ६, १९; -जा ऐ. १, १८; वा. ५, ३, ३, १२; ४, ३, ३; -जानः वा. २, ५, ४, ४; का. १, ५, ३, ४; तै. १, ५, ६, ४; ७, ८, ३; ६, ७.  
सोमराज्ञी-ज्ञीः ऐ. ८, २७; तै. २, ८, ४, ८; मं. २, ८, ३; ४.  
सोम-रूप-म् वा. १२, ७, २, १२; ३, ५; ६; ८, २, १५.  
सोमरूप-ता-०तायै वा. १२, ८, २, १५; २१.  
सोम-वत्-वतः शां. ५, ६; वा. २, ६, १, २७; का. १, ६, १, १५; १७; गो. २, १, २४; -वताम् वा. ५, ५, ४, २८; -वन्नयः वा. २, ६, १, ४; २६; का. १, ६, १, ३; १७; -वन्तः श. २, ६, १, ७; १२, ८, २, १५; का. १, ६, १, ६.  
सोमवती-म् तै. २, ८, ४, ८.  
सोम-वामिन्-मिनः वा. १२, ७, ३, १०; -मी वा. १२, ७, २, २.  
सोम-विक्रयिन्-यिणः वा. १२, ७, २, १२; -यिणम् वा. ३, ३, ३, ७; -यिणे वा. ३, ३, १, १; तां. ९, ५, ३; -यिन् शां. ३, ३, १, १; -यी ऐ. १, १२; वा. ३, ३, ३, १; ३; ४; ७.  
सोम-व्रत-व्रतम् आ. २, १९, १२; -ते आ. २, १५, ९.  
सोम-शुष्म-ष्मः श. ११, ६, २, ३; जैड. ३, ७, ३, २; जै. ८७; -ष्मम् जै. १२५; -ष्माय जैड. ३, ७, ३, २; -ष्मेण वा. ११, ६, २, १.  
सोम-शुष्मन्-ष्मा ऐ. ८, २१.  
सोम-सखि-खा श. ३, २, ८, २०.  
सोम-सर(ण→)णी-णी तां. १, १, ४.

सोम-सामन्-नतां ११, ३, ८; ९; जैआ. १, २८; २३३; ३०५; ४७०; ८९०; ५०१; ५०७; ५१४; ५१९; ५२०; ५४९; ५७१; आ. १, २८; १७४; ३०७; ३७६; ४७०; ४९०; ४९२; ५०१; ५०७; ५११; ५४९; -मनी जैआ. १, ३२५; ४६९; ५११; ५२१; ५३०; आ. १, ३२५; ४६९; ५२१; ५१९; ५३०; -मानि जैआ. १, ४९५; ५१५; ५३२; ५४७; ५४९; ५७५; ५८२; ५८४; आ. १, २६९; ४९५; ५१३; ५१५; ५४६; ५४९; ५७३; ५८२; ५८४; -म्ना तां. ११, ३, ९.  
सोम-सुत-तः तै. २, ७, १६, ४.  
सोम-सुत्या-०त्यायै वा. १२, ८, २, १२; १४; १९; २०.  
सोम-स्तम्ब-म्बः मं. २, १, ६.  
सोमां(-नडअ-)शु-शवः शां. १३, ४; शांआ. ३, ५; वा. १२, ७, ३, १३; ८, २, ७; शवःडइव वा. १२, ८, २, ३; -शुभ्याम् वा. ४, १, १, ९.  
सोमा(-नडअ-)तिपवित-म् तां. १८, ५, ३.  
सोमा(-नडअ-)तिपूत-तः श. ५, ५, ४, ११; -तम् श. ५, ५, ४, १३; ३३; -तस्य वा. १२, ७, ३, ९.  
सोमा(-नडअ-)तिरिक्त-क्तानाम् वा. ४, ५, १०, ८.  
सोमा(-नडआ-)रमक-कः गो. १, २, ९.  
सो(म→)ना-प-पः ऐ. ७, ३४.  
सोमप-गद्.  
सोमा(-नडअ-)पहृत-तानाम् वा. ४, ५, १०, ६.  
सोमापि-पिः, -पेः शांआ. १५, १.  
सो(म→)ना-पृषन्-०पृषा तै. २, ८, १, ५; -०पृषौ तै. २, ८, १, ६.  
सोनापीथ्यु-म् तै. १, ७, २, ४; जैआ. १, १५४.

सोमा(-मऽअ-)भिषिक्त- -क्तः श. १, ४, ४, ८<sup>३</sup>; जै. १३९.  
 सो(म→)मा-रुद्र- -द्रौ श. ५, ३, २, २<sup>३</sup>; ३<sup>१</sup>.  
 सोमा(-मऽअ-)र्य- -म् जै. २०२.  
 सोमा(-मऽअ-)हुति- -त्यः श. ११, ५, ६, ६; तैआ. २, ९, १; -तिः ऐ. २, १४; शां. २, २; श. १, ६, ४, १०; ७, २, १०<sup>३</sup>; ६, ६, ३, ७; ९, ५, १, ५७; जै. १४३<sup>१</sup>; -तिभिः श. ११, ५, ६, ६; तैआ. २, १०, १; -तिम् श. ३, ६, २, १९; ४, ४, २, ७; जै. ५<sup>१</sup>; -तीः शां. १२, ६; श. ५, ५, ४, २१.  
 सोमो(-मऽउ-)द्वगीत- -म् तां. ६, ६, १८.  
 सोमो(-मऽउ-)पनुहन(-प/नह्)- -नम् श. ३, ३, २, ३<sup>१</sup>; ४; -नस्य श. ३, ३, २, १८.  
 सोमक- -काय ऐ. ७, ३४.  
 सोमन्- -मानम् श. २, ३, ४, ३५; का. १, ४, १, २५; तैआ. १०, १, ११  
 सोमिन्- -मिनः ऐ. ३, ११; जै. १९०.  
 सोम्य- -म्य जै. १५२<sup>१</sup>; १६९;  
 -म्यः श. ५, ५, १, ९; तां. २५, ४, २; -म्यम् ऐ. ३, ४; ६, १०; शां. १३, ६; १४, ५; २<sup>१</sup>, ५; गो. २, २, २०; -म्याः ऐ. ७, ९; -म्याः तै. १, ६, ९, ९; ३, ७, ४, १०; १४, ४; -म्यात् का. १, २, ३, १९; -म्यानाम् तै. ३, ७, ५, १०; तैआ. ६, १, १४; -म्यासः तै. ३, ७, १४, ४; मं. २, ३, ४; म्यासः ऐ. ३, ३७; ६, १८; १९; तै. २, ६, ३, ३; १६, २; ३, १, २, ६; ९; गो. २, ६, १<sup>३</sup>; -म्येन श. १, ८, १, २१; -म्येभ्यः तै. ३, ७, १४, ४; जै. १२२.  
 सोख्या(ल→)ला(सऽउ)- -लाः जै. १२२.

सो(-मऽउ-)गीष- -म श. ४, ५, २, १७.  
 सोप्यमाण(√१सु)- -गः ९, ३, ४, ५; ४, १, १; ३, १२.  
 सौ जै. ३४.  
 सौकरायण- -गः, -णात् श. १४, ७, ३, २७.  
 सौकीर्ती(-सु-कीर्ति)- -म् शां. २९, ४.  
 सौक्रतव(-सु-कृत्)- -म् आ. १, ५२; जैआ. १, ५२; १०५.  
 सौक्ष्म्य(-सु-क्ष्म)- -क्ष्म्यात् तैआ. १, ८, ८.  
 सौगन्धिक(-सु-गन्ध)- -केन तां. २४, १३, ४.  
 सौजात(-सु-जात)- -तः ऐ. ७, २२.  
 सौतेमनस(-सु-ते-मनस्)- -सः<sup>३</sup>, -सम् जै. १५२.  
 सौत्रामणि, णी(-सु-त्रामन्)- -णिः गो. २, ५, ७; -णिम् गो. २, ५, ६; -णी शां. १६, १०; श. १, ६, ३, ७; ५, ५, ४, १२; १४; १२, ७, १, १४; २, १०; १२<sup>३</sup>; २१; ८, १, २; ८; २, ३; १३; १४; २१; २४; ३१; ३६; ३, २०; २५; ९, १, १; ११; २, १; ३, ७; १६<sup>३</sup>; तै. १, ८, ५, ४; ६, ४; -णीम् शां. १६, १०; श. १२, ८, २, १; ३, २; -ण्या शां. १६, १०<sup>३</sup>; श. १२, ७, ३, ४; १६; ८, १, १६; २, २<sup>३</sup>; २८; ३६; ३, १; ५; ११; १७; २१; ३१; ९, १, ११; १७; ३, २; ३; तै. ३, १२, ५, ११; गो. २, ५, ६; -ण्या३ श. १२, ८, १, १७; -ण्याम् ऐ. ७, ९; -ण्यै श. १२, ७, १, १४<sup>३</sup>; तै. १, ८, ६, २; -ण्यौ सा. १, ३, १०<sup>३</sup>.  
 सौत्रामणी-स्व- -म् श. १२, ७, १, १४<sup>३</sup>.  
 सौत्रामणिक- -म् श. १२, ९, ३, १६.  
 सौदन्ति(-सु-दन्त)- -न्तिभिः तां.

१४, ३, १३.  
 सौदास(-सु-दास्)- -सान् शां. ४, ८<sup>३</sup>.  
 सौद्युम्नि(-सु-द्युम्न)- -ग्निः श. १३, ५, ४, १२.  
 सौन(-सूना)- -म् सा. ३, ३, ४.  
 सौपर्ण(-सु-पर्ण)- -र्णम् ऐ. ३, २५; तै. २, ५, ८, ४; तां. १४, ३, ९; ९, २१; १५, ५, १८; जैआ. १, २; १६५; ३१९; आ. १, २; -र्णस्य तां. १५, ५, १८; -र्णानाम् तां. १४, ९, २०; -र्णानि आ. जैआ. १, १२५; -र्णे ऐ. ६, २५<sup>३</sup>; आ. १, ३१७; ४१७; जैआ. १, ४१७; -र्णेन ऐ. ८, १०.  
 सौपर्णाकाद्रव(-सु-पर्णा, -कद्रू)- -म् श. ३, २, ४, १; ६, २, ७.  
 सौवभ्रव(-सु-वभ्रु)- -वै जैआ. १, २८९<sup>३</sup>.  
 सौवल(-सु-वल)- -लाय ऐ. ६, २४.  
 सौभग(-सु-भग)- -नाम् श. ६, ३, ३, १३<sup>३</sup>; तै. २, ४, ६, ३; ८, ६, ४; तैआ. १०, १, १६; १०, २; ४९, १; -गा तां. ६, ९, १५; -ंगा तै. २, ७, १६, ४; -गानि तै. २, ५, ४, ६; -गाय ऐ. २, २; शांआ. १२, २; ७; श. ३, ६, ४, १४; ६, ३, ३, १३; ८, २, १, ५<sup>३</sup>; तै. १, २, १, २७; २, ४, १, १; ५, २, ४; ७, १६, ४; ३, ६, १, २; ७, ६, ४; ५; मं. १, ५, २; -नेभिः ऐ. १, २१; तैआ. ४, ४२, ३.  
 सौभग-स्व- -स्वाय मं. १, २, १६.  
 सौभारय- -यम् तै. २, ६, ५, ६; मं. १, २, १४; ५, ५; -म्यानाम् सा. २, ६, १.  
 सौभर(-सु-भर)- -रः श. १४, ५, ५, २२; ७, ३, २८; -रम् तां. ८, ८, ९-१२; १६; २०; १०, ४, ७; १२, १२, ७; जै. ७०<sup>३</sup>; आ. १, १९०;

† = का. २, २, ८, ३ । 'उद्दालान्' इति श. (=११, २, ३, ९) गद्र. । जमुपा. तु 'मोल्बोलाः' † 'सौभर' इति आ. पाठः ।

१९१: २९३; जैआ १, १९१;  
२९३; -रस्य जं. ७१; आ. १,  
११०: ४०८; जैआ. १, ११०;  
४०९; -राणि आ. जैआ. १,  
१०९; -रात् श. १४, ५, ५,  
२२: ७, ३, २८; -रे आ. १,  
२८९; ३७६; ४०८; ४७७; जैआ.  
१, ३७७; ४७८; -रेण तां. ८, ८,  
१०; १३: १४; १५; १८; १२, १२,  
८; जं. ७०<sup>५</sup>.

सौभरन्व-न्म जं. ७१.

सौभेयज(←सु-भेयज्)-न्म गो. १, ५,  
२३.

सौभ्रव(←सु-भ्रू)-न्वे आ. १, ४०८;  
४७७.

सौम(←सोम)-न्म: सा. १, १, १४;  
-मानि दै. १, ६.

सौसी||-न्मी ए. ३, ३२; शां.  
१०, ३; तां. ४, ६, १०; प. २, १,  
-मी: शां. ७, १०; ९, ६; गो. २,  
१, १७; -मीभि: गो. २, ४, ७;  
-मीम् तै. २, ७, ४, १; गो. २, २, ४;  
-मीम्याम् श. ७, ३, १, ४५; -म्या  
तै. २, ७, ४, १; -म्यौ शां ८, ९.

सौमायन-न्न: तां. २४, १८, ६;  
-नस्य तां. २४, १८, ७.

सौमिक-न्कानि सा. १, ४, ८.

सौमक्रतव(←सोम-क्रतु)-न्म आ.  
१, १०५.

सौमस्तम्ब(←सोम-स्तम्ब)-न्म मं  
२, १, ६<sup>१</sup>.

सौमस्तम्बि-न्मि: जं. १५१<sup>१</sup>.

सौमनसु(←सु-मनस्)-न्स: का. १, ४,  
२, १०; -सम् तै. ३, ३, ३, २;  
-से तै. २, ८, ४, १: ७, ५.

सौमापु(←सोमाप)-न्पौ श. १३, ५,  
३, २.

सौम-पौष(←सोम-पूषन्)-न्म  
तां. २३, १६, ४.

सौमापौष्णा(←सोमा-पूषन्)-न्म

श. १३, २, २, ६; आ. १, १५४.  
सौमारौद्र(←सोमा-रुद्र)-न्द्रेण श.  
५, ३, २, १<sup>१</sup>.

सौमाहित(←सोमाहित)-न्त: जं.  
२०९<sup>१</sup>.

सौमित्र(←सु-मित्र)-न्म तां. १३,  
६, ८-१०; १४, ९, १३; आ. १,  
१८५; २०६; जैआ. १, १८०;  
१८५; २०६; -न्स्य तां. १४, ९,  
१४; -न्त्राणि जं. ५३; आ. १,  
३८८; जैआ. १, ३८८; -न्त्रे आ.  
१, १४५; १५९; १९९; २१२; जैआ.  
१, १५८; १९९; २१३; ३१७;  
-न्त्रेण तां. १३, ६, १०.

सौमेध(←सु-मेधस्)-न्धम् तां. ९,  
२, २०; -न्धानि आ. जैआ. १,  
१६३.

सौम्य, म्या-न्म्य श. १४, ६, १,  
३; २, १३; जैउ. १, १४, १, १;  
गो. १, १, ३१<sup>१</sup>; -न्म्य: ए. ३, ३२;  
शां. ४, १२; ७, ३; १०, ६; १२, ८;  
श. १, ६, ३, २४<sup>१</sup>; २, ५, १, ९, ४,  
४<sup>१</sup>; ४, ३, ४, ३<sup>१</sup>; ५, २, ५, ११; १२<sup>१</sup>;  
५, १, १; ९; २, ६; १०, १, ५, ३; ४,  
१, १९; २१; ११, ४, १, १०; १४,  
२, २, ४, ८; का. १, ४, ३, ७; ५, ३,  
४<sup>१</sup>; तै. १, ३, १, ३; ५, ८, ३; ७, ८,  
३; २, २, ११, ६; ७, ३, १<sup>१</sup>; ३, २, ३,  
४; ७, ४, १८; ९, १७, १; तां. १,  
३, ३; २१, १०, २३; गो. १, ३,  
१०; ५, ९; २, १, १७<sup>१</sup>; -न्म्यम् ए.  
१, १३; ३०; ३, ३२; ५, २६; ७, ९;  
शां. १, ४; ६, १५; ७, ३; ८, ५; १६.  
५; श. १, ५, ३, २२; ६, ३, १७;  
२३; ३९; ४१<sup>१</sup>; ७, ३, १०; २, ५,  
२, ३, २; ३, ८; १३; ३, २, ३, १०<sup>१</sup>;  
९, १, ८; ४, ३, ३, १९; ५, २, ५, ९;  
४, ५, १६; १०, ४, ३, ४; ११, ४, ३,  
५; ५, २, १; का. १, ५, १, २९; २,  
७; १२; तै. १, ६, १, ११<sup>१</sup>; ७, २,

३; ८, ४, १; २, १, ७, १; २, २, ४<sup>१</sup>;  
२, ५; ५, २; ३, ७, ४; ६, ११, १०;  
३, ९, १७, १; तां. ८, ६, ५; जं.  
६०<sup>१</sup>; १२०; प. १, ७<sup>१</sup>; गो. १, ३,  
१०; १२: -न्म्यया तै. १, ६, ४, ५;  
-न्म्यस्य ए. ३, ३२<sup>१</sup>; शां. ११,  
७; १६, ५<sup>१</sup>; श. ४, ३, ३, १९; ४,  
२, ५; ११, ७, ४, १; १४, १, २, १७;  
का. २, २, ३, ८; तै. २, २, २, ५;  
३, ६, ४; -न्म्या ए. १, १७<sup>१</sup>; ३,  
१८; श. १, ६, ३, २४; ३, ६, २,  
१९<sup>१</sup>; ४, २, ७<sup>१</sup>; तै. १, ६, ४, ५;  
-न्म्या: ए. १, ७; श. ७, २, ४,  
२६; १२, १, १, २; -न्म्यात् शां. १,  
४; श. २, २, ३, २२; २३; का. १,  
२, ३, १८; -न्म्यानि तै. १, ६, ४, ५;  
-न्म्याय सा. १, २, ५; -न्म्ये शां. ६,  
१२; १०, ६<sup>१</sup>; श. १, ५, २, ११; ६,  
३, १९; ४, ६, ७, १; तै. ३, ३, ८,  
८; ११, ९, १; तैआ. २, ८, १; प.  
१, ७; गो. २, २, १७<sup>१</sup>; -न्म्येन ए.  
३, १८; शां. १६, ५; श. १, ४,  
१, ४०; २, ४, ४, १४; ५, २, ३, ५; ४,  
४, २, १; ५, ५, १, ४; १२, ३, ५, ७;  
का. १, ३, ४, ८; तै. १, ८, १, २;  
२, ३, ६, ३; जं. १२२; गो. १, ५,  
९. =सौसी-सौम-द्र.

सौम्या(न्म्यऽअ-न्तिदोप-न्मप. १, ७.  
सौम्य-याज्या-न्ज्या ए. ३, ३२.

सौयवस(←सु-यवस्)-न्सानि आ.  
जैआ. १, ४०२; -से शां. ११, ५.  
सौयवसि-न्सि: ए. ७, १६<sup>१</sup>; १७<sup>१</sup>;  
-त्सिम् ए. ७, १५.

सौर(←सूर, सूर्य)-न्म आ. १, ३.

सौरी||-न्री शां. २, ५, ५; तै. १, ८,  
८, ३; तैआ. ५, ९, ११; तां. १७,  
१३, १३; तां. १८, ८, १८; प. २,  
१; -न्री: तै. ३, ९, ९, ३; -न्रीम्याम्  
श. ४, ३, ४, ८<sup>१</sup>; तैआ. ५, ९, ११;  
-न्र्य: श. १३, ७, १, ५.

सौर्य, र्या- -र्यः शां. ५, ८; २५, ५; १०; शा. २, ६, ३, ८; ११, ८, ३, २; का. १, ६, ३, ६; तां. १८, ९, ८; आ. २, २४, ३; गो. २, ३, १९; -र्यम् ऐ. ४, १९; शां. २, १; १८, २; शा. ४, ५, ४, १३; ६, ३, ३; ११, ५, २, ६; १३, ३, ८, ४; ६; ७, १, ५; तै. ३, ८, २३, ३; ९, १७, ४; ५; तां. २१, १४, १५; आ. २, २३, ९; ष. ३, ७; -र्यस्य शां. १८, ३; तैआ. ५, ८, १३; -र्याः ऐ. ३, ११; शा. १३, ७, १, ५; -र्याणि ऐ. ऐ. ४, ९; -र्ये शां १८, ३; तैआ. ५, ८, १३. सौर्य-सौर्य-ग्रह. सौर्ययाम् (←सूर्य-यम) -मौ श १३, २, २, ७  
सौर्य वर्चम (←सूर्य-वर्चस) †-सस्य जैआ. १, ३३; ३२७.  
सौर्य- -र्यः तै. १, २, ३, २; ७, १, १.  
सौर्यम (←सु-दिन) -इमे जैआ. १, ३२३.  
सौर्य (←सु-रूप) -ये जैआ. १, ४६८  
सौर्य (←स्वर) -रः शा. १४, ५, ५, १०.  
सौर्यर्ण (←सु-र्ण) -र्णानि सा. ३, १, १२  
सौर्यर्णी -म् सा. २, ५, ३.  
सौर्यर्णराजत (←सु-र्ण-रजत) -तौ गो. ६, ३, १०.  
सौर्यति (←सु-प्रत) -म् जै. ६१.  
सौर्यवसु (←सु-ध्रवसु) -सः तां. १४, ६, ८; जै. १९८; -सम् तां. १४, ६, ७; ८; जै. १९८; -सस्य तां. १४, ६, ८; -स्तानि तै. ३, ६, १०, ५; -से आ जैआ. १, १४५.  
सौर्योन्तेयु -यस्य शा. ६, २, १, ३७.  
सौर्यघन (←सु-सघन) -नः ऐ. ७, २७; -नाय ऐ. ७, ३४.  
सौर्यव (←सु-यव) -म् जैआ. १, ५१७  
सौर्याम (←सु-याम) -म आ. १, ५१७.

सौष्टव (←सुष्टु) -म् सं. २.  
सौहृद्विष (←सु-हृद्विष) -यम् तां. १४, ५, २४; १९, ११, १०; -पाणि जैआ. १, ४२७; आ. १, ४२७.  
सौहार्द्य (←सु-हृद्) -र्घ्याय ऐ. ७, १७  
√स्कन्द, स्कन्दति ऐ. २, ११; ७, ५; शा. १, ३, ३, १६; ३, ८, १, १४; ४, २, ५, १; २; १२, ४, १, ७; १३, १, ३, १; ४; ५; तै. १, ४, ३, ३-५; ३, २, ३, ५; ८, ६, १; ५; ८, १; स्कन्दति शा. ४, १, १, २६; ७, ४, १, २०; १२, ४, १, ७; १३, १, ३, १; ५; २, ६, ८; १४, ९, ४, ५; तै. ३, ८, ६, १; ८, १; ९, ४, ४; ष. ४, १; गो. १, १, ३९; २, २, १०; १२; स्कन्दन्ति तै. ३, ९, ४, ४; गो २, २, १२; चस्कन्द शा. ७, ४, १, २०; तैआ. ६, ६, १; गो. २, २, १२; स्कन्दस्यति शा. १, ३, ३, १६; स्कन्दात् शा. १, १, ४, ३; का. २, १, ३, ८; अस्कन्दन् जैड. १, १८, १, १; गो. १, १, ३; स्कन्देत् शा. ४, ५, ७, ७; १२, ४, १, ६; २, ६; १३, १, ३, १; ५; २, ३, ८, १; तै. १, ४, ३, ५; ३, ७, २, ४, ५; ७; स्कन् शा. १, २, ४, १९; का. २, २, २, ११; अस्कन् शा. १२, ४, १, ७; गो. २, २, १०; १२; अस्कन् तै. ३, ७, १०, ३; ४; तैआ. १, ३०, १; ४, १३, १; अस्कान्सीत् शा. १४, ९, ४, ५. स्कन्दुयात् तैआ. ४, १०, २; ५, ८, ७; स्कन्दयेत् ऐ. ५, २७; ७, ३.  
स्कन्द- -न्दम्, -न्दस्व सा. १, ८, १९.  
स्कन्न्, न्ना- -न्नः तै. ३, ७, १०, ४; तैआ. ४, १३, १; -न्नम् शा. १, ३, ३, १६; १७; १२, ४, १, ७; -न्ना तै. ३, ७, १०, ४; तैआ. ४, १३, १; ष. ४, १; -न्नात् तै. ३, ७, १०, ४; तैआ. ४, १३, १.

स्कन्द-प्रायश्चित्त - -त्तन वा. १, २, ४, १, ६; २, ६.  
स्कन्ध- -न्धः शांआ २, ३; -न्धा-म्याम् नं. २, ५, २.  
स्कन्ध-कीकस- -सौ आ. २, २३, १२.  
स्कन्धस्- -न्धांसिड्डव तै. २, ५, ६, ३.  
स्कन्ध- -न्ध्याः ऐ. ७, १; गो. १, ३, १८.  
√स्कम्भ, स्कम्भायुत् तै. २, ८, २, ३; अस्कम्भायत् शा. ३, ५, ३, २१.  
स्कम्भित- -न्ना ऐ. ३, ३८; ७, ५; शा. ४, ५, ३, ३; तै. २, ८, ४, ५; ष. १, ५.  
स्कम्भित्वा शां २४, ९.  
स्कम्भुवुत्- -वन्तः शा. ५, १, ५, १७.  
स्कम्भन्ति, न्नी- -निः तै. ३, २, ६, २; -नी का. २, १, ४, १५; -नीः शा. १, २, १, १६.  
स्कम्भ-सुर्ज (न-→)नी- -नी शा. ३, ३, ४, २५.  
√स्त्रल, स्त्रलते ऐ. ७, ५.  
स्त्रलित- -म् शां. ६, १२; १६, ८.  
√स्तन्, स्तनयति शा. २, २, ३, ८; ११, ५, ६, ९; का. १, २, ३, ६; स्तनयति शा. १०, ६, ६, १; जैड. १, १२, २, १.  
स्तन- -नः ऐ. १, २२; शा. ९, ३, ३, १५; १६; १७; १८, ३, ३, ८; १४, २, १, १५; ९, ४, २, ८; तै. २, ८, २, ८; ३, ८, २, १, २; तैआ. ४, ८, २; ५, ३; -नःड्डव तैआ. ७, ६, १; -नम् ऐ. १, २५; ३, १; ६, २, ९; शां. १३, २; शा. २, २, १, १; ९, ५, १, १; ९; १४, २, १, १; ४, ३, ४; ९, ६, २, ८; का. १, २, १, १; जैड. ३, ३, ४, ७; गो. २, ६, ८; -नयोः शा. २, ५, १, ३; का. १, ४, ३, ३; तै. २, ६, १४, ३; -नाः शां. २, ७, ३; शा. १४, ८, ९, १;

† 'सौ' इति Bw. प्रथ. । † 'सूर्य वर्चस' इति जैआ. पाठः । † 'स्थौमगः' आ पाठः । † 'मुह्ये' इति आ. मुपा. । † 'सौयाम' आ. पाठः ।

तै. १, ४, १, ५: जै. ८९; -तान् ऐ. १,  
 २५: शां. ८, ९; श. ६, ५, २, १६;  
 १८; ०, ५, १, ३; ९: -नाभ्याम् श;  
 १२, ५, १, ६; -तेषु प. ५, ९: -तै:  
 शां. २७, ३; श. ६, ५, २, १६;  
 -तौ ऐ. १, २, ५: ४, १; श. २, ५,  
 १, ३; ५, ६; ९, ५, १, ४; ९: १४,  
 ८, ९, १: ९, ४, ५; का. १, १, ३, ३: ६;  
 ५: तै. २, ३, ६, ३; ७, ३; तां १३, ११,  
 १८; २४, १, ६: ७; १०; जै. ३, ३,  
 ४, ५; ४, ५, १, ४; गो. २, ४, १९.  
 स्तनन्धय(-न-म-√ध)- -य: सं.  
 १, १, १२.  
 स्तन-वती- -ती तां. २०, १, ५.  
 स्तन्य- -न्यौ ऐआ. १, ५, १.  
 स्तन्यत्- -यत् ऐआ. १, २, १; -यति  
 श. ११, ५, ६, ९; तैआ. २, १४,  
 १; गो. १, ३, १९; -यन् तै. २,  
 ८, ८, ३; ३, ३, १०, ३; -यन्ऽइव  
 ऐ. ३, ४: ७, ६; श. ६, ७, ३, २;  
 -यन्तम् ऐआ. १, २, १.  
 स्तनयित्नु- -न्तु: श. ११, ६, ३, ९;  
 १४, ५, ५, १०; ६, ७, १६; ९, ७;  
 ८, २, ४; तैआ. १, २, ४, १; २, १, ४,  
 १; जै. ४, १२, १, ९; १०; गो. १,  
 १, ३, ३; -त्नुम् श. १, ५, २, १८;  
 १९: १४, ६, ७, १६; जै. ११७;  
 जै. १, ३, ३, १; -त्नुन् तै ३, १२,  
 ७, ३; -त्नो: श. १४, ५, ५, १०; ६,  
 ७, १६; तां. ७, ८, १०; -तौ शांआ.  
 ६, ३, ६; श. १४, ५, ५, १०; ६, ७,  
 १६; तां. ७, ७, १९; जै. २५.  
 √स्त्रम्, म्भु, स्त्रम्बुवन्ति श. ६, ५, २, १५;  
 तस्तुम्भ तै. २, ४, ५, २; स्त्रम्नात्  
 श. ८, ६, १, ५; ६; ७: स्त्रम्नीताम्  
 श. ८, ६, १, ९; अस्त्रम्नात् ऐ. १, ३०;  
 शां. ९, ६; श. ३, ३, ४, २; अस्त्र-  
 म्नात् तै. २, ८, १, ६; गो. २, ४, १५;  
 अस्त्रम्बुवन् श. ६, ५, २, १५; तां.  
 ७, ४, ७; २४, ६, २; २५, १०, ११.

अलभायत् ऐ. १, १९.  
 नस्तमान- पद्.  
 स्तब्ध, ष्ठा- -ब्ध: तैआ. १०,  
 १०, ३; -ब्धा ग. ८, ६, १, ५-९.  
 स्तब्धवा शां. ८, ७.  
 स्तभमान- -म् ऐआ. १, ४, १.  
 स्तभित्- -म् तै. २, ५, २, ३.  
 स्त्रम्ब- -म्बम् श. १२, ४, १, १०; तै. ३,  
 २, २, ४; तैआ. ६, ९, १; -म्बस्य तै.  
 ३, ३, २, ४; -म्बान् तै. ३, २, २, ४  
 स्त्रम्ब-यल्लुम्- -ल्लु: श. १, २, ४, १२;  
 २, ६, १, १२; ७, २, २, १; का. १,  
 ६, १, ८; २, २, २, ८; तै. ३, २, ९,  
 ५: -ल्लुप: तै. ३, ३, ९, १०.  
 स्त्रम्ब-शुस्(ः) तै. ३, ३, २, ४.  
 स्त्री(√स्तु)- -री: श. २, ३, ४, ३८;  
 ४, ३, ५, १०; का. १, ४, १, २७;  
 या. २, ४, ७.  
 स्त्र्य- -र्यान् श. २, २, २, १०; १४;  
 का. १, २, २, ७; ९.  
 स्त्र-स्त्रावा- √स्तु द्र.  
 √स्तु, स्तुते श. ४, ३, २, ३; स्तुते श.  
 ८, ४, १, २६; तां. २, १, ४, ५; २,  
 २; ४, ३; ५, ४; ७, २; ४; ९; ८, २;  
 ११, २; १३, २; १४, ३; १५, ३;  
 १६, ३; ४: १७, ४; ३, १, ३; ३, २, ३;  
 ४, ३; ६, ३; ७, २; ८, ३; ९, २; ४;  
 १०, २; ११, ४; १२, ३; १३, ३; ७,  
 १०, ९; ८, ९, ८; १२, ४, २६; १३,  
 २, १२; १५, ४, ८; ११, ९; १६,  
 ११, ११; २१, २, ६; १५, ६; जै.  
 ४०; ४८; ७०; ७८; ११३; १७४;  
 १७७; १८०; १८६; १९२; १९९;  
 गो. १, ३, ३; स्तौति ऐ. ३, ४, २;  
 शां. ३, २; ९, ५; १२, २; श. १२,  
 ९, २, ४; स्तौति तै. १, ३, ५, ४;  
 तैआ. ५, ४, १९; ७, ३; ९, ९;  
 स्तुवने ऐ. २, ३७; ३, १; ४; १७;  
 ४, २; ६; १०; ५, ७; २३; ६, १२;  
 ऐआ. ५, १, ५; शां. १४, २; १५,

२; १६, १; १७, ६; १८, २; २७, ४;  
 शांआ. १, ४; श. ३, ९, ३, १०;  
 ४, २, ३, १२-१४: ५, १; ३, ३, ५;  
 ८, १, ३, ३; ४; ५, ३, २; १०, १, १.  
 ६: ४, १, १४: २०; तै. १, ५, १०,  
 ३-६; स्तुवने श. ४, २, ५, ७;  
 ८; ९; ५, ३, ४; ६, ९, १७; १०, ५,  
 ३, ३-७; ९; ११; तै. १, ३, ८, ५;  
 २, ५, ६, ३; ७, १८, ५; तां. ५,  
 १, ५; ७; ७, २; ६, ८, १७; १८; ९,  
 २, १८; ११, १०, २०; १२, ३, १९;  
 ५, १३; १३, २, ५; १३, ४, ८; १२;  
 ८, ३; ९, १६; १०, ५; १४, ३, १६;  
 ७, ८; १५, ३, १९; ४, २; ७, ६; ८,  
 ३; ११, १०; १८, ६, २०; २१, २,  
 ९; जै. ८८; ९७; १६६; जै. ८.  
 १, १८, ४, १२; गो. २, ४, १३;  
 ५, २; ३; ५; स्तुवनेऽइव जै. ८.  
 १, ३, १, ६; स्तुवन्ति ऐ. २, १८;  
 ३, २, ३; ४, ६; श. ८, ५, ३, २; तै.  
 १, २, ६, ३; ४; २, २, ६, १;  
 स्तुवन्ति तै. २, २, ६, ३; तां. ४,  
 १, ४; ७; ११; ६, ७, २४; ८, २-४;  
 ८; ९-११; १२; १३; १४; १५;  
 १६; ७, २, ५; ६; ३, ३; ६; ७-९;  
 ११; १३; ४, ६-८; ९, ६; १०, ६;  
 ८, ६, २; ४; ८, १०; ९, ३, ७; ७,  
 २; ७; १२; ८, ४-७; ११, ५, १५,  
 १६; ४, २, २; ९, २, ३; १०, १०; २१;  
 १३, ७; १०; १३, ३, २, ५; ९, २८;  
 १०, १; १७; १४, ५, ३०; ११, ३८;  
 १५, ५, ३७; ६, ३; ११, ८; १४; १६,  
 ५, २१; १६, ४; १८, ६, २७; १९,  
 ७, ६; २०, २, ३; २१, २, ९; जै.  
 ११; २३; ३४; ३७; ३९; ४७;  
 ५१; ६२; ६३; ७६; ७७; १३७;  
 १८४; गो. १, १, २७; २, २,  
 १०; १४; ३, ९; २०; ५, ३;  
 स्तुपे ऐ. ५, ८; ऐआ. ४, १, १;  
 जै. १९४; स्त्रीषु तां. ७, ५, २;

† सुपा. स्तराभावधिन्यः । † स्तुषे । =निधनपाठो द्र. ।

जै. १८; स्तौमि तै. २, ४, ७, ११; तुष्टुवे ज १३८; तुष्टाव ऐ. ७, १६; १८; शां. १२, ३; तुष्टु-विरे श. २, २, ४, ११; का. १, २, ४, ९; स्तोष्यति श. १४, ६, १, १२; स्तोष्यन्ति जै. ३४; ३७; स्तोष्यामि जै. १९४; स्तोष्यामः ऐ. ५, ३४; शां. ६, १२; १७, ७; श. ४, ६, ६, ६; गो. २, ५, ४; स्तोष्यामहे श. ८, ४, ३, २; स्तवाते तां. ८, ९, २९; स्तुष्व जै. १६६; स्तुताव जै. १९९; स्तुहि ऐ. ७, १६; ८, ३; ऐआ. ५, २, २; शां. २४, २; २५, ६; २६, ९; तै. २, ४, ५, ५; ८, ४, २; ६, ९; स्तुहि तै. २, ८, ४, १; ५, ८; तां. १४, ५, १५; जै. १९४; स्तुष्वम् ऐ. ५, ३४; ६, १४; जै. १७७; स्तुत ऐ. ३, ३९; ४२; श. ४, ६, ६, ६; तां. १, ९, १-१२; १०, १-१२; जै. ८८; गो. २, २, १०; १४; १५; ५, ४; स्तवानि शां. ३, २; जै. १९४; १९८; स्तवामहे जै. १७७; स्तवाम तै. २, ८, ५, ९; जै. १९९; सा. १, ५, १३; अस्तुत जै. १८; २०; २१; ४०-४५; ४७; ५१; ५३; ५४; ५६; ५७; ६१; ६५; ६९; ७२; ७८-८०; ८२; १७१; १७३; १७७-१७९; १८६; १८९; १९५; १९६; २०२-२०५; २०९; २१०; अस्तौव तां. ५, ४, १४; जै. १९४; १९८; अस्तुवाताम् जै. ८४; जै. २०६; अस्तुवत श. ८, ४, ३, ३-१९; १०, १, ३, ३-७; ११; जै. १५; २३; ४९; ६५; ८३; १७७; १८२; १९१; अस्तुवतऽअस्तुवत श. ८, ४, ३, २; अस्तुवम् ऐ. ३, ३९; ४२; ४३; श. १, ४, २, ६; तां. ५, ४, १४; १४, १, १५; जै. ७६; ८८; १९४; अस्तोद्वम् जै. ६९;

१६३; स्तुवीत ऐआ. ३, २, ४; तां. २, १, २, ३, २; ५, २; ६, २; ९, २; १०, २; ११, २; १२, २; १५, २; १७, २; ३, २; ५, २; ७, ९, १९; १०, ११; १४: ८, १, ६; ८, ८; १३; १८; १२, १३, १३; १५; १८; १३, ४, १७; १९, ४, ७; १६, ५, १३; जै. १८; ३०; ८३; ११३; २०६; ५, ३, २-६; स्तुवीरम् ऐआ. ५, १, ६; २, १; ३, २; शांआ. १, ४; तां. ५, ६, १; ७; स्तुयाव शांआ. ८, ६; स्तुयुः तै. १, ४, ६, ६; तां. ७, ३, १२; ९, ३; ४; ८; ९; १०; ७, १; ६; ९; ११: ८, २; ९, १३; जै. ११; स्तुयाम् तां. १४, ५, १५; जै. १९४; स्तुयाम शां. १७, ७; गो. २, ५, ४; अस्तोष्ट तां. १२, १३, ११; अस्तौषीव श. १४, १, २, १२; अस्तोवत श. २, ६, १, ३८; ४, ६, ९, २०; का. १, ६, १, २५; तां. ८, ६, ४; अस्तौषीः जै. १९८. स्तुयुते शां. १७, ९; श. ९, ४, १, ११; जै. १२८; गो. १, २, १; स्तूयसे श. ७, १, १, २२; अस्वावि शांआ. २, १८. स्तान्वयिष्यामि जै. १६३. तुष्टुवस्, तुष्टुवान्, पद्म. स्तुव-वः शां. ८, ३; -वा० तैआ. १, १०, ४. स्ता(व)वा-वाः श. ९, ४, १, ११. स्तुतु-तः ऐ. ३, ४२; शां. ६, १३; श. २, ६, १, ३८; १०, ३, १, ९; का. १, ६, १, २; तै. १, १, १, १; २; २, ४, ३, ११; जै. १९४; गो. २, १, २; ४, २; ६, ५; ६; -तम् ऐ. ५, २३; ८, १; शां. १७, ६; २८, १०; श. ४, ६, ९, १८; १०, १, १, ६; १२, ८, ३, २७; तै. १, ४, ६, ६; २, २, ६, ३; ६, १९, १; २; तां. १, ६, ३; ४, ९, १३; ९, ३, ७; ८, १०;

१४, ९, १; जै. ४०; ४८; ११३; १७४; जैउ. १, १८, ३, १०; ५. १, ४; गो. २, ५, ३; -तस्य तां. १, ६, ३; -ताः श. ४, ४, ३, ११; -तानि गो. १, २, १९; -ते ऐ. ३, १; शां. ८, ७; १२, ५; १४, ४; १५, १; १६, १; २९, २; ३०, १; श. ४, १, ५, १३; १५; २, ५, ११; १३, ५, १, १६; १४, ३, १, २९; ५. ३, २-६; गो. १, ५, ११; २, २, १६; -तेन श. ५, ५, ५, १६; का. १, ४, १, १८. स्तुत-शस्त्र- -स्त्रयोः ऐ. ८, १; ५. १, ४; -स्त्राणाम् जैउ. ३, ४, ३, ६; गो. १, ५, २३; -स्त्राणि ऐ. २, ३८; ३, ३९; ८, ४; शां. २४, ९; श. १०, ३, ५, २; जै. १२८; -स्त्रे शां. २७, ४; श. ८, १, ३, ३; १०, ३, ५, १२. स्तुत-स्नोम- -मस्य तां. १, ६, ४; ९. स्तुति- -म् श. ७, ५, २, ३९. स्तुति-कर्मन्- -र्मणः दै. ३, २. स्तुत्वा श. २, २, ४, १२; ११, ५, ५, ११; तां. ४, ८, १२; १३; ५, ६, ७; ७, ३, ११; ७, १८; ११, ८, १४; १२, ११, १०; ११; १३, ४, १३; १५, १२, ४; १६, १२, १; जै. १३; ३२; ८४; १७७; १८२; १८६; २००; २०५. स्तुवत्- -वते शां. २६, ११; -वद्भयः श. ३, २, ४, ६; -वन्तः तै. ३, १, २, ९; गो. १, २, १९; ५, २४. स्तुयमान- -नः ऐ. ७, १६; -ने शां. १५, ५; श. ४, २, ४, ६; तां. १७, १२, ५; जैउ. १, १, ५, ६; ३, ४, २, ३. स्तोतव्य-, स्तोतुम्, स्तोतृ-, स्तोत्र-, स्तोम- -वद्. स्तुर्का- -केऽके तैआ. ३, ११, १२.

स्तुका-का श. ३, ५, २, १८.  
 स्तुका-सुगम्(णमुल्) श. ३, २, १, १३.  
 स्तुप-पः श. १, ३, ३, ५; १२; ४, १०; ३, ५, ३, ४.  
 √स्तुम्, स्तोभति प. ३, १; स्तोब्धि जै. ११२; स्तोभन्ति जै. १११; स्तोभेत् जै. २८; १११.  
 स्तुम्- स्तुभः तैआ. ४, ४, १. स्तोब्धय-स्तोभ- अद्र.  
 स्तुप-पः तै. ३, ३, ६, ५; -पात् तां. १३, ४, ४.  
 √स्तु, स्तुणुते ऐ. ८, २८; शां. ४, ७; श. १, २, ५, २२; ३, ७, २, २; का. २, २, ३, २१; तै. १, १, ५, १; स्तुणुते श. २, २, २, १४; ३, ७, २, २; ७, ३, २, ६; का. १, २, २, ९, तै. १, ७, ७, ५; ३, ३, ११, ४; १२, ५, ६; तां. १२, ६, ६; १३, ६; १४, ४, ५; प. ३, २-६; गो. २, ३, १२; स्तुण्वते श. ९, ५, २, ३; स्तुणुत तैआ. १, २, ६, ६; अस्तुणुत तां. १२, ६, ६; १३, ४, ५; १४, ४, ५; अस्तुणोत् गो. २, ३, १२; अस्तुण्वत श. ७, ३, २, ५; स्तुण्वीयाताम् शांआ. ४, १३; स्तुण्वीय शां. ४, ७; अस्तुत ऐ. ३, १६; ७, २८; अस्तुपि ऐ. ३, १५; श. १, ६, ४, १; ४, १, ३, १; तां. १५, ११, ९; जै. ३३; १४२.  
 स्तरीतवे गो. २, ३, ३.  
 स्तर्तवे श. १३, ५, १, १७.  
 स्तर्तवे ऐ. २, १; ३५; ४, १.  
 स्तृत-म् तैआ. ५, १, ६.  
 स्तृति-त्यै तै. १, ७, १, ९; ३, ३, ११, ४; जै. ७५; प. ३, ६; ८; १०; ११.  
 स्तृत्य-त्यः ऐ. २, १; ३५; ३, ७; ४, १; श. १३, ५, १, १७; गो. २, ३, ३.  
 स्तृत्वा श. ७, ३, २, ५; ६.

√स्तृ(→स्तृ), स्तृणाति शां. ३, ९; ७, ३; श. १, ३, ३, ८; ९; १०; ११; ४, ११; २, ६, १, १६; ३, ६, ३, १४; तै. १, ६, ८, ७; २, १, ३, ५; ३, ३, ६, ८; स्तृणाति श. ३, ८, १, १४; ४, २, ५, ११; ११, ४, १, १४; गो. १, ३, ९; २, ४, ८; स्तृणन्ति श. १, २, ५, २६; ३, ३, १०; तै. २, ४, ५, ७; स्तृणामि श. १, ३, ३, ११; ४, ११; तै. ३, २, ४, १; ३, ६, ७; स्तृणीहि श. ४, २, ५, ११; गो. २, २, १६; स्तृणीत् ऐ. २, ६; तै. ३, ६, ६, १; स्तृणीयात् श. १, ३, ३, १०.  
 स्तीर्यते शां. १८, १०.  
 तुस्तृते तां. १२, १३, ६.  
 तुस्तृर्षमाण- गद्र.  
 स्तरण-गान् श. १, २, ५, २६.  
 स्तीर्ण, र्णा-र्णम् ऐ. ५, १२; तै. २, ६, १०, १; १४, ५; ८, २, २; ३; -र्णा श. २, ५, ३, ५; ११; का. १, ५, २, ५; १०; -र्णाम् श. १, ३, ४, १०; २, ५, ३, ६; ११; का. १, ५, २, ५; १०; २, २, ३, २३; -र्णायाम् श. २, ५, ३, ५; ११; -र्णायै श. १, ५, १, ३; ३, ८, १, ११; ४, २, ५; ३; -र्णै श. ४, २, ५, ११.  
 स्तीर्ण-वर्हिस्-र्हिः शां. ३, ९; श. ८, ६, ३, १८; तै. २, ६, १८, २; -र्हिषम् श. ८, ६, ३, १८.  
 स्तीर्त्वा श. ३, ६, ३, ४; १४; १४, ९, ४, ११; का. १, ३, ३, १५.  
 स्तीर्थमा(ण→)णा-णा तै. ३, ७, ६, ५.  
 स्तृणव-णम् श. १, २, ५, २६; का. २, २, ३, २३; तै. ३, ३, ९, ११.  
 स्तेग-गान् तै. ३, ९, ११, १.  
 स्तेन(√स्तेन)-नः ऐ. ५, २०; श. १, ७, १, ७; ७, २, १, ९; १४, ७, १, २२; तै. २, ८, ८, १२; तैआ. २,

८, १; १०, १, १५; जै. १७१; -नस्य श. ७, २, १, ९; -नाः तां. ४, ७, ५; -नेभ्यः शांआ. ७, १४; जैउ. ४, ४, १, २.  
 स्तेन-हृदय-म् तै. ३, ४, ७, १.  
 स्तेय(√स्ते) -येन शांआ. ५, १.  
 स्तोक्-कः श. ३, ६, ३, ८; १६; ४, २, ५, २; तै. ३, २, ३, ५; जैउ. ३, २, ४, २; गो. २, २, १२; -कम् श. ३, ६, ३, ८; १६; ११, ५, १, १०; -काः ऐ. २, १२; श. ३, ८, २, २१; २२; १२, ३, २, ५; तै. २, १, १, १; ३, ६, ७, १; २; -कात् शां. १०, ५; २८, ३; श. ३, ८, २, २२; १२, ३, २, ६; -कानाम् ऐ. २, १२; श. ३, ८, २, १८; तै. २, ६, ७, ६; ८, ४; ११, ९; ३, ६, २, ३; ७, १; -कासः ऐ. २, १२; तै. ३, ६, ७, २; -केभ्यः ऐ. २, १२; श. ३, ८, २, २२; -कैः श. ३, ८, २, २२.  
 स्तोक्-शस्(ः) ऐ. २, १२.  
 स्तोकी(य→)या-याः शां. १०, ५; श. १३, १, ३, १; -यासु श. १३, १, ३, २.  
 स्तो(क्य→)क्या-क्याः तै. ३, ८, ६, १; २; -क्यासु तै. ३, ८, ६, ३.  
 स्तोतव्य(√स्तु)-म् तां. २, १, ३; ६, ३, ७, ३; १२, २; १५, २; ३, २, २; ५, २; १२, १३, ३; १७; १९.  
 स्तोतुम् जै. १९४.  
 स्तोतु-न्तः श. १३, २, ६, २; तै. ३, ९, ४, ४; -ता ऐ. ५, १२; शां. २३, ७; श. १३, २, ६, २; -तारः तै. २, ५, ५, ५; -न्तारः तै. २, ४, ३, ९; -तारम् शांआ. २, ९; -तृभिः तां. १३, ३, ३; -तृभ्यः तै. ३, ७, ११, ५; ११, ६, ४; तैआ. ४, ५, ६; ४२, ५.  
 रस्तोवृ-न्ता तै. ३, ९, ४, ४.

† 'स्ती-' इति मुपा. स्वरो अष्टः । विरतिचिह्नाभावे सन्धी च स्वरितप्रदर्शनार्थं नेत्र स्वरः साधोयान् स्यात् ।



स्तोत्र-त्रम् ऐ. २, ३, ७; ३, ४, ११;  
 १७; ४, ६; ६, २, ६; शां. १७, १;  
 ७; २७, ४; शा. ४, २, ४, ७; ५,  
 ७; ५, २, ११; ४, ८; ५, १, ३, ४; ४,  
 २; २, २, १९-२१; ३, ५, २; ४, ४,  
 २५; ८, १, ३, ४; ९, ४, ४, १०; १३;  
 तै. १, ३, ४, १, २; ६, ३; ८, २, २;  
 २, ६, १०, ५; ७, ६, २; ३, ६, १३,  
 १; तां. १, ३, ८; ५, १२; १५; ६,  
 ३; ६, ३, ५; ९, १५; ७, २, २; ९, ३;  
 ८, ७, ६; ९, २, ४; ८, १४; १९, १३,  
 ८; जै. १५; १७; ९६; १३८; ष.  
 १, ४; गो. २, ५, ४; -त्रस्य शा.  
 ५, २, २, १९; २१; ४, ४, २५; ९,  
 ४, ४, ११; तां. १, ३, ८; ५, १२;  
 १६; ६, ३; -त्राणाम् ऐ. ४, १; जै.  
 ७६; १२९; -त्राणि ऐ. ३, ४९;  
 ४, ६; १२; ५, ३३; शां. २४, ९;  
 शा. ४, २, ४, २०; २१; ५, ७; ८;  
 १२, २, २, ४; १२; १४, ४, १, ३३;  
 तै. १, २, २, १; तां. ४, २, ८; ९;  
 १२; ३, १३; ६, ३, ३; ४, ९, ९, १५;  
 १७, २, २; १८, ६, ५; १९, ४,  
 ११; ६, १; १४, ४; १५, ३; २०, ४,  
 १; जै. १५; ६३; ९६; ९७; १६४;  
 गो. १, ३, ३; ४, २०; ५, १; २३; २,  
 ४, १९; ५, ३; -त्रात्रम् ऐ. ६, २६;  
 -त्राय शा. ५, १, ३, २; २, २, १९;  
 २१; ४, ४, २५; -त्रे ऐ. ३, ४६; ५,  
 ३४; ऐसा. ५, १, २; शा. ४, १, १, ७;  
 ५, १, २, १९; तै. २, २, ८, ३; ७,  
 १३; ५; १८, ३; तां. २, १६, ३; ६,  
 १, ५; ७, ४, १; ४; ९, १६; ८, ७, १;  
 ७; १७, ३, ३; १८, १, ४; १, १५; जै.  
 ३४; ३७; ८८; १०७; १४२; जड.  
 ३, १, ३, १; -त्रेऽ-त्रे जै. १३२;  
 -त्रेण तै. १, ३, ४, २; ३; तां. ६,  
 १, २; ७, ९, ६; जै. ३७<sup>१</sup>.  
 स्तोत्र-पदिक- -दृक्वा शा. ४, २,  
 ५, २१.

स्तोत्रिय, या- -यः ऐसा. ५, १, १;  
 शां. १, २; ४; १७, १; २२, ४; ८;  
 २, ५, ५; ६; शांसा. २, १; जै. ८.  
 ३, १, ४, १-३; गो. २, ३, २१;  
 २२; -यम् ऐ. ३, २४; ६, ५;  
 शां. १५, ४; शा. १३, ५, १, २;  
 गो. २, ३, १२; २२; -यया शा.  
 १२, २, ३, ३; -यस्य ऐ. ६, ५;  
 शां. २७, ४; -या ऐ. ३, ४१;  
 जै. ८८; १२९; १३७; १४७;  
 -याः ऐ. ३, ४१; शां. १, ५, ५;  
 २१, ५; २, १, ५; २६, ७; शा. ४,  
 ४, १; १०, १, २, ८; १४, ६, १,  
 १२; जै. १३७; १४७; गो. १, ५,  
 २३; -याणाम् शां. १९, ८; शा.  
 ४, ४, ४, २; -यात् शां. १, ५, ५;  
 -यान् शां. २८, १०; शांसा. २,  
 १; ७; -याय गो. २, ३, १६; ४, ४;  
 १८; -ये शां. १७, ३; २४, ५;  
 -येण ऐ. ३, १४; शां. १, ५, ५;  
 २३, २; जै. ९६; -यौ शां. २८,  
 १०.  
 स्तोत्रिय-प्रतिपद- -पदः जै. ९६<sup>१</sup>.  
 स्तोत्रिया(-यऽअ-)नुरूप- -पयोः  
 शां. २२, ८; २७, १; -पाः ऐ. ६,  
 १४; शां. २८, १०; गो. २, ५, १०;  
 -पान् शां. १७, ६; २, १, ५; गो.  
 २, ५, ३; -पाभ्याम् गो. २, ५, ५;  
 -पैः शां. १७, ८; -पौ ऐ. १, ४;  
 ऐसा. ५, २, २; ३, २; शां. १, ५, ५;  
 १६, ७; २४, ५; २, १, ११; ३०, ८;  
 शांसा. २, ४; तां. ११, ६, ६; १२,  
 १, ६; ७, ९; १३, १, ९; ७, ७; गो.  
 २, २, १३-१५; ४, १-३; १५-  
 १७; ६, १२; १४.  
 स्तोत्रीय, या- -यः तां. १४, १, ७; ७,  
 ३; १, १, ४; -यया तां. ५, ६, ३;  
 -या तां. ५, ६, ४; १०, ३, ३; -याः  
 तै. १, ८, १०, १; तां. ४, २, ७; १६,  
 १, ८; ९, ३; १८, ११, ६; -याभिः

तां. ४, २, ७; -यायान् तां. ५,  
 ५, ७.  
 स्तोत्रीय-तम- -म् नं. ३<sup>१</sup>.  
 स्तोत्र- -म तां. १, ६, ५; -मः ऐ.  
 ४, १, २; २९; ३१; ५, १; ४; ६; १२;  
 ६, २; ७, २; २४; ऐसा. १, १,  
 २; ४; ३; ५; ८; ५, २; ५, १, ५; २,  
 २; शां. १९, ८; २२, १-३; २६,  
 ७; १०; १४; २७, ३; २८, १०;  
 शांसा. १, १; २; शा. ४, २, ५; ६;  
 ५, ४, १, ३-६; ५, ३, २; ६, ७, ७,  
 ६; ८, ४, १, ९-२६; ४, २, ३-१२;  
 ३, २; ५, १, १०; ११; ३, २; ६, १,  
 ५-८; ९, २, ३, ४; ३, ३, १४; १२,  
 २, ३, ३; १३, ३, १, ४; ३, ७; ९;  
 १०; ५, १, १; तै. १, २, ६, १; ४,  
 ५, १; ३; ८, ८, ५; २, ३, ३, १; ४, ७;  
 ४, ३, ९; ७, १, १; ११, ३; ३, ८, २, १,  
 १; ३; ४; तां. ५, १, १४; १५;  
 १०, ८; ६, १, ८; ८, ३, ३; ९, ७, ३;  
 ८; ११, १, १; ७; २, १; ३; ३, १; १;  
 ४, ५; ११; ५, २, ९; ६, १०; ७, १; ३;  
 ८, १५; ९, ७; १०, २, ३; ११, १४;  
 १२, १, ११; २, ९; ३, २; ४, २, ७;  
 ५, २, ५; ६, १, ३; ७, १०; ८, ८; ९,  
 २, ४; १०, २, ६; ११, २, ६; १२, १, ०;  
 १३, ३, ४; १३, १, १, २; २, ८; ३, २, ६;  
 ४, १, ८; ५, २, ८; ६, १, ६; ७, १, ६; ८,  
 ५; ९, २, ९; १०, १, ८; ११, २, ४; १२,  
 १, ६; १४, १, १, ४; २, ६; ३, २, ५; ४,  
 ८; ५, ३, १; ६, १, १; ७, १, ०; ८, ८; ९,  
 ४, १; १०, ९; ११, ३, ९; १२, १, ०;  
 १५, १, १, ३; २, ९; ३, ३, ७; ४, ८, ५,  
 ३, ७; ६, ७; ७, ८; ८, ४; ९, १, ७; १०,  
 ४; १५; ११, १, ६; १२, ६; ८; १६,  
 ८, ८; १७, १, २; १; ४, १; १८, १, ०,  
 १०; १९, १, ३; २, ३; ४, १; १०, १;  
 १७, १; २१, ४, ६; ९, ३; १४, १,  
 २२, १, ०, १; १८, ६; २३, १, १;  
 २, ५, १०, ७; ८; जै. ४६; ४७;

† 'स्तोत्रियेणानुप्रतिपदः' इति पाठान्तरम् ।

८८; १२९; १३१; १३२; १३५;  
 १४३; १६६; १६८; जैष्ठ. १, १४,  
 २, ६; ३, १, ४, ११; १२; गो. १,  
 ५, २५; २, २, १३; ६, ५; ११;  
 -मस्य ऐ. ६, ८, १२; २३; ७, २३;  
 २४; ऐआ. १, ५, ३; शां. १, ४;  
 ११, ६; १४, ५; १९, १०; २२, १;  
 २, ५; ९; २३, ३; ८; २६, ७; १४;  
 २८, १०; शा. ५, २, २, १७; ६, ३,  
 १, २०; ७, २, ६; ८, १, १, ५; ८;  
 २, २; ५, ४, ४; १०, ५, ४, ६; ९;  
 ११; १३; १९; १२, २, २, ६; तै.  
 २, २, ३, १; ४, ६, १; १०; ७, ४;  
 ८, १; ३; ७; ७, १२, ४; ८, ५, १;  
 तैआ. १०, १, १३; तां. १, १, १;  
 ३, ५, ५, ११; १४; ५, १०, ७; ८;  
 १२, ७, ६; ८, २; १३, ८, १; १४, ४,  
 ३; ५, ३; ६, ३; १७, १, १; १९,  
 १, ३; २०, २, ३; २१, ९, ३; ११, ३;  
 जै. ८; ८८; ९०; १३२; १३४;  
 १४५; जैष्ठ. १, ३, ३, ३; ३, १, ५, ४;  
 मं. २, ४, २; व. ३, १०; गो. १, १,  
 १७-२०; २, २, २, २; ५, ३; ६, ५;  
 -मस्य ऐआ. ५, १, ५; तां. ६, ८,  
 ६; १०, ६, १-६; १६, ५, १; जै.  
 १६६; -माः ऐ. ४, १८; १९; ५,  
 ३; १६; शां. २५, ११; २६, २;  
 शांआ. १२, ४; शा. ४, ४, ३, ११;  
 ८, ४, १, ३-५; ८; ४, ३; ९, ३, ३,  
 ४; ६; ५, २, ८; ११, १, १, ५; १२,  
 २, २, ३; १२; ३, ८; ३, १, २;  
 ३, १; ६-१०; १३, ३, २, २;  
 ३, २; ७; तै. १, ५, ११, १; २;  
 ८, ७, १; २, ७, १०, २; ११, ३;  
 ३, ८, २, १, १; तां. २, ५, ४; ११, ३;  
 १६, ३; ३, ९, ३; ४, १, ७; ५, ९;  
 ६, २, २; १४, १, १, ५, ८; २६; ११,  
 ५; १९, ५, ५; ३२; १६, ३, ४; ७; ८;  
 ४, ११; १४, ६; १७, ४, २; १८, ८,  
 ४; १९, ८, ५; ६; ९, ३; ५: १०, १३;  
 ११, ७; ९; १४, २; २०, ७, १; ११,

१०; २१, ६, ४; ९, ५; १२, ८; १४,  
 ४; २२, ६, ५; ७, ७; १५, ३; ९; २४,  
 ११, ५; १५, ४; जै. ९६; १२८;  
 १२९; गो. १, २, ११; ५, १; १०; १;  
 २, २, १०; -माः ५-माः शा. १२, २,  
 २, ३; -मात् ऐ. ७, २३; २४; शा. ८,  
 १, १, ५; ८; २, २; ५; तां. ९, ७, ३;  
 ८; १४, ४, ३; ९, ३; ६, ३; १६, ५,  
 २७; २१, ११, ३; -मान् ऐ. ४, १२;  
 १३; ५, १६; शां. २६, ७; शा. ५,  
 ५, १, २-७; ७, २, ३, ६; ४, १, ४५;  
 ८, १, ३, ३; २, १, ७; ४, १, ३; ४;  
 ५; ६; ८; ४, १२, ९, ३, ३, २; ३; ६;  
 १२, २, ३, ८; तां. १, ६, ५; २, ५,  
 २; ११, २; १६, ३; ४, १, ७; ६, २, १;  
 १०, २, ४; १४, १, २; १६, ५, २;  
 २२, ८, ३; १३, २; २३, ४, ३; ७, ६;  
 ९, ३; -मानाम् ऐ. ३, ४१; ४, १८;  
 ८, ४; ऐआ. १, ४, २; ५, १; शां. ११,  
 ६; १४, ५; १६, ७; २६, ९; शा. ८,  
 ४, १, ९; ९, ३, ३, ५; १०, ४, २, २१;  
 १३, ३, ३, १; ५, १, ७; तै. १, ८, ७,  
 १; तां. ३, ३, ३; ७, २; ४, ५, १५; ८,  
 १०; ५, १, १७; ६, १, ११; २, ७;  
 ३, १५; ९, ३, ४; १३, ७, २; १४, ५,  
 ६; ११, ५; १५, ५, ५; १०, ६; १२,  
 २; १६, १५, २; १७, ३, २; १२, ३,  
 १९, १२, २; २०, १, २, ५, २; २१,  
 ४, ६; ५, ३; २३, ३, ९; २४, ३, ४;  
 २५, ३, ५; ८, ६; जै. ९०; १४०;  
 १४३; १४५; व. ३, ८; ९; गो. १,  
 ५, १६-१९; -माभ्याम् शा. ८,  
 १, २, ८; ६, १, ९; तां. २०, १३, २;  
 -माय शा. ८, ५, ३, २; -मे ऐ.  
 ३, १; शां. २०, ३; तै. २, ६, १९,  
 १; जै. १२९; -मेन ऐ. ३, ४२;  
 ७, २३; २४; ८, १२; १७; शां. १,  
 ४; १७, ७; १९, ८; शांआ. १, ३;  
 शा. २, २, ३, २१; ६, १, ३९; ८, ४,  
 २, ३-११; १२; ३, २; ६, १, ५-८;  
 १३, ३, १, ४; २, १; ३, ३; ५, १, ५;

का. १, २, ३, १७; ६, १, २६; तै. २, २,  
 ४, ६; ७; ७, १४, १; २; ३, ९, ९, १;  
 तां. ६, ८, ६; ८, ३, ३; ४; ११, ४, ५;  
 १५, १०, ४; १६, ७, ७; १७, १, ७;  
 २०, ३, २; २२, १४, २; जै. ४६;  
 ४७; १३१; गो. १, ५, २४; २, ५,  
 ४; ९; -मेभिः ऐ. ४, १५; ५, १२;  
 -मेभ्यः जै. १४५; -मेषु शा. १०,  
 २, ४, ५; ११, १, १, ६; तै. २, ७,  
 १८, ४; तां. १७, ८, ४; -मैः ऐ.  
 ३, ४, २; ४; ४, १९; शां. २७, २;  
 शांआ. २, ८; शा. ९, २, ३, ३९; ४१;  
 ३, ३, २; ४; १२, २, २, १०; ११;  
 १२; ३, ८; तै. ३, ५, ७, ४; तैआ.  
 ३, ८, १; तां. ४, ५, ९; ११; १९,  
 ८, ५; ९, १; ३; गो. १, ४, १५;  
 २३; ५, १; २४; -मौ ऐआ. १,  
 ४, १; शां. २६, १; ७; शा. ५, ४,  
 १, ७; ८, १, २, ८; ४, ४; ६, १, ९; तै.  
 २, ७, १८, ४; तां. ४, ५, ११; ८, १;  
 १४, १, १३; १६, १, ६; ३, ७; ४, ८;  
 १०: १०, ४; १७, ४, ३; २०, १३, २;  
 २१, १३, ७; २३, ५, २; २३, ४; २४,  
 १४, ५; २५, १, ६; १२; जै. १३१;  
 १६४; व. ३, १०; गो. १, १, २१.  
 स्तोम-कृत्वत्र, वा- -ग्रम्, -ग्रायं  
 शां. २६, १.  
 स्तोम-चित्ति- -तिः शा. ८, ४, ४,  
 १२.  
 स्तोम-च्छन्दस- -न्दसोः ऐआ.  
 १, ४, १.  
 स्तोम-तक्ष(√तक्ष)- -घालः तै.  
 २, ६, १६, २.  
 स्तोम-तसः(ः) ऐआ. २, ३, ४; शां.  
 २७, ३.  
 स्तोम-न्व- -म् जै. १६६.  
 स्तोम-पृष्ठ, छा- -ष्ठः तै. ३, ७, २,  
 ७; -ष्ठम् तै. २, ८, ४, १; -छा वा.  
 ८, २, १, ७.  
 स्तोम-भाग, गा- -गाः ऐ. २, १८;  
 शा. ८, ५, ३, १; २; ४; ४, २; ३;

६;७;६,१,२:२,५;१५; १०,२,५,  
१३;४,३,१८; गो. २,२,१०;१५;  
-गान् ऐ. ५,३३; तां १५,५,२४;  
गो. २,२,१०;१३;१५<sup>३</sup>; -गानाम्  
जै. ३,४,४,१; गो. २,२, १३;  
-ना: जै. ३,४,४,२; गो. २,२,  
१०;१४.  
स्तोमभाग-त्व- -म् गो. २, २,  
१३.  
स्तोमभागा-पुरीष- -म् श. १०,  
२,५,१३.  
स्तोम-मय- -म् श. १०, ४, २,  
२६:२९:३१.  
स्तोम-वत्- -वान् जै. १, १४,  
२,११.  
स्तोम-वाहस्- -हस: जै. ८७.  
स्तोम-साह- -हे शां. १९,१०.  
स्तोम(-मऽअ-)क्ष(र→)रा- -रा  
शां. २७,३५.  
स्तोमा(-मऽअ-)ति-शंस- -म् शां.  
२९,८.  
स्तोमातिशंस(न→)ना- -नायं  
ऐआ. १,४,१.  
स्तोमा(-मऽअ-)यन्- -नस्य श.  
४,६,३,३.  
स्तो(म्य→)म्या- -म्या तै. २,४,  
६,१; -म्याम् तां. १५,७,२१.  
स्तोवध्व्य(√स्तुम्)- -म् जै. १११.  
स्तोभ- -भ: जै. ११२; दं. ३, १४;  
-भम् जै. २२; -भम्ऽइव दै ३,  
१६; -भा: सं. २; प. ३,१; सा.  
१, १, १०; -भान् प. ३, १;  
-भानाम् सं. २; -भेन जै. १०६<sup>१</sup>;  
जै. १, १८,२,५; -भेनऽ-भेन  
जै. ११२; -भौ तां. ७, ५,११;  
जै. १,६,१,६;२,५.  
स्तोभ-देय- -य: गो. १,५,२४.  
स्तोभ-वत्- -वान् तां. ८, ३,७.  
स्तोभ-सहस्- -म् ऐआ. २,३,४.  
स्तोभ(←स्तोभ)- -म् जैआ. १,

२०७.  
स्त्री- स्त्रियः श. १, ३, १,९; ९, २,  
१२; ८,१,१,८; १३,२,२,४: १४,  
६,९,११;९,४,३; का. २,२,४,६;  
तै. २,३,१०,३; ३,१२,६,१; तैआ.  
१,११,४; तां. ६,८,५; जै. ५३;  
१४५:१५०; गो. १,२,२२; ३,७,९;  
स्त्रियम् ऐ. ६,९; ऐआ. २,३,८,५,  
३,३; शांआ. ९,८; श. ११,४,३,२;  
६,२,१०<sup>३</sup>: १४,६,१०,१५; ९,४,  
२<sup>३</sup>; तै. १,१,९,७; ८; ३,३,४; तैआ  
२,८,१; तां. १७, १३, ६; ११;  
१४; जै. १४५; १५१; जै. ४,  
१०, ३, १२; सं. १, ७, ५; गो.  
१, १, ३४; २, ४<sup>१</sup>; २,१, १४;  
स्त्रियम्ऽइव प. १,१; स्त्रिया पे १,  
२७; श. २,६,२,९; १४,४,२,५;  
७,१,२१; का. १,६,२,५; जै. २१२;  
सा. २,५,१; गो. १,१,३४; स्त्रिया:  
ऐआ. २,५,१; शां. ६,५; श. ८,  
४,४,११; १३, ८,३, ११; का. १,  
४,३,४; ६,२,७; तां. ४,२, १८;  
१९, ३, ९; स्त्रियाः जै. २०९;  
स्त्रियाम् ऐआ. २,३,७; ५,१; तै.  
२,४,६,५; स्त्रिये श. ३, ५, ३,  
१६; स्त्रिये ऐ. १, १; ऐआ. १,  
४,२; शां. १४,२; श. २, ५, १,  
५; ६,२,१४; ३,४,१, २१; तै. २,  
४,६,६; ३, १२, २, ९; ४, ७; जै.  
१६८; स्त्रियौ श. १०, १,१, ८;  
११,६,१,७; १२; जै. १४७; स्त्री  
ऐ. २,३५: ३,२२; ऐआ. २,५,१;  
शां. २८, ९; शांआ. २, ४; श.  
१, १, १, २०; २, ५, २, १७;  
२०; ३,२,१,१९-२२; ४, ४, २,  
१६; ५,२,१०; ५,१,२, १४<sup>३</sup>; २,४,  
१३; ४,१,२<sup>३</sup>; ५,४,३५<sup>१</sup>; ८,४,  
४,११; १०,१,१,८; ५,१,३; ११,  
१,६,२; ४,३,२; १२, ७,२, १२;  
१४,१,१,३१; का. १, ५,१,१४;

१७:३२:२,१, १,१४; तै. १, ३,  
३,४; ७,१,४; ८,५,४: २,३,८, १;  
४,६,६: ३, ३, ४; ८, १३, २;  
तैआ. १,११, ४; जै. ४४<sup>३</sup>; जै. ८.  
१,१८,१,५: ४,११,१, ११; १२,  
१,१७<sup>३</sup>; २,३: ५: प. १,२<sup>१</sup>; सं. १,  
१,१०; २, ७; स्त्री: श. १३, २,  
२,४; स्त्रीणाम् श. ११,५, १,१;  
१२,७,२,११; १३,१,९, ८; १४,  
२,४,३; जै. १,१,४,२; सं. १,  
१,४; स्त्रीभिः श. १४,७,१,१४;  
स्त्रीभ्युः श. ९,४,१, ६<sup>३</sup>; स्त्रीम्  
शांआ. ११,४; जै. १११; स्त्रीम्  
ऽइव ऐ. ६, ३; स्त्रीषु श. ४, ४,  
२,११; १२; १२,७,२, ११<sup>३</sup>; तै.  
२,७,१७,३<sup>१</sup>.  
स्त्रिका- -के जै. १५१.  
स्त्री-काम- -मा: ऐ. १,२७; शां.  
१२,३.  
स्त्री-काम्य,म्या- -म्या: जै. २०९;  
-म्याम् जै. १४.  
स्त्री-चर्य- -म् जै. १४७.  
स्त्री-नामन्- -मानि शांआ. ३,७; श.  
१०,५,१,२.  
स्त्रीनाम्नी- -म्य: श. १०, ५,  
१,२.  
स्त्री-पुंस- -पुमांसौ श. १४,४,२,४.  
स्त्री-पुम्- -म् तैआ. १,१०,१.  
स्त्री-प्रज्ञा- -ज्ञाऽइव श. १४,७,३,१.  
स्त्री-प(←म)त्- -म् तै. ३,४,२,१.  
स्त्रैण- -णम्, -णानि श. ११, ५,  
१,९.  
स्थण्डिल- -लम् प. ७, २; -ले शां.  
६, १४; शांआ. ९, ८; गो. २,  
१,२.  
स्थ-पति- -तये श. ५, ४, ४, १७;  
-ति: श. ५, ४, ४, १८<sup>३</sup>;  
१२, ८, १, १७; ९, ३,३; १३;  
तैआ. ४,३६,१; -तिना तां. २४,  
१८,२; जै. १४६; -तिम् श. ५,

‡ 'स्त्रिये' इति मुपा. स्वरः ? । § 'स्त्रीषु' इति मुपा. स्वरः ? । † 'स्त्रीचर्याप्रमत्तौ' इति पाठान्तरम् C ।

४,४, १७; १२, ९, ३, १: -०ने  
 श. १२, ९, ३, ५.  
 स्थपति-सव- -व: तां. १७, ११, ६.  
 स्थल- -लम्, -लात् गो. १, ४, २३.  
 स्थली- -स्थाम् जै. १८६; जैउ. २,  
 ३, १, १.  
 स्थविमन्(√स्था)- -म श. ३, ८, ३, १८.  
 स्थविम-तुस(:) तै ३, ३, ११, २.  
 स्थविर- -र: ऐआ. ३, २, १; ६; शांआ.  
 ७, १७; ८, १: ११: श. २, २, २,  
 २०; ७, २, १, १५; का. १, २, २,  
 १५; जै. १२४; १३५; १८६; २०५:  
 -रम् शां. २६, ५; तै. २, ४, २,  
 ७; ३, १०, ११, ३; -रस्थ  
 शांआ. २, ४; तै. २, ४, ३, ५: ७,  
 १३, ४; जै १३५: -रा: श. २३,  
 ४, ३, ६; -रेभि: तै. २, ४, ३, ६;  
 ७, १३, ४: ३, ६, १०, ४; -रौ गो.  
 २, १, १८.  
 स्थविर-तम- -म: जैउ ४, ८, ४, ८.  
 स्थविर-तर- -र: जै. १००; -रस्थ  
 जै. १४६.  
 स्थविर-यज्ञ- -ज्ञ: जै. १३५.  
 स्थविष्ठ, ष्ठा(स्थूल+इष्टन्)- -ष्ट:  
 शांआ. २, ४; -ष्टम् ऐ. ६, ९; शां.  
 २८, ९; -ष्ठा: श. ८, २, ४, १९;  
 गो. २, १, ९; -ष्टे गो. २, ३, ११  
 स्थवीयस्- -य: ऐआ. १, ५, १; तां.  
 १६, २, ६; जै. ९२; -य: ऽइव ऐ. १,  
 २१; ऐआ. १, ५, १; -यांस: श.  
 ५, ३, २, ७; -यान् प. ३, ३-५.  
 √स्था(→तिष्ठ्), तिष्ठते शां. १९, ३;  
 श. १२, २, ३, ९; तिष्ठति ऐ. १,  
 १४; २, १; ३; ७, १५; ८, २५; शां.  
 ८, ७; १२, १; श. १, ४, ५, ३;  
 तै. ३, १२, ९, १; तैआ. १०, ११,  
 २; तिष्ठति श. ५, १, ४, ५; ६, ३,  
 ३, २५; ७, २, १; ३, १०; ७, ५, २,  
 २७; ९, १, २; ५, १, ३५; १०, ६,  
 १, ८; ११, १, ५, ७; १३, २, ७, ६;

३, ३, १; तै. ३, ३, ७, ७; तैआ.  
 १०, १, ३; १०, १; ३; तां. १२,  
 १३, २, ६; जै. २८; ३७: ५९; ६२;  
 ७७; १६८; जैउ. १, १, ५, १; मं.  
 ५: गो. १, १, ९; २८; ४, १५;  
 तिष्ठन्तिऽइव शां. २०, ४; २३, ८;  
 २६, १४; १५; १६: श. १, ४, ४,  
 १२; ९, ३, १, ९; १५: ४, १४; १२,  
 २, ४, ८; गो. १, ५, ४; तिष्ठन्तः  
 श. १४, ६, ८, ९; तिष्ठन्ते ऐ. २,  
 ३; ४, २५; श. ३, ९, १, ५; तै. १,  
 ३, २, ३; २, २, १०, ८; तां. ६, ३,  
 १०; ७, ५, ३; १५, ३, ३०; १६, ४,  
 २; तिष्ठन्ति ऐ. ३, ४७; शांआ.  
 ६, १९; श. ७, ५, २, ४७; ८, २,  
 ३, १३; ११, १, ६, १६; १४, ६, ८,  
 ९; का. १, ४, २, ९; तिष्ठन्ति श.  
 ३, ८, ५, ११; ६, ३, १, २८; २९; ३,  
 १४; ९, १, २, १८; १४, ७, १, २०; जै  
 ६४; ८८; १५०; गो. १, २, १४;  
 तिष्ठन्तिऽइव शां. २९, १; श. ६,  
 ६, २, १; ७, ३, १, २४; ४, १, ३१;  
 ९, १, २, १४; ३४; २, ३, ४६;  
 तिष्ठसि श. ६, ३, ३, १३; तैआ  
 ६, ७, १; मं. २, ४, ९; तिष्ठामहे  
 ऐ. ७, १८; जैउ. ४, १, ३;  
 तस्थे श. १२, २, ३, ८; तैआ. ६,  
 ५, २; गो. १, ४, १५; तस्थौ ऐआ.  
 २, १, १; शां. २३, २; श. १, ४,  
 १, ३४; ६, २, ४; २, ५, १, ५; ७, २,  
 १, २०; ८, १, १, ४: ७; २, १; ४; ७:  
 ४, १, ९-१२; ११, ६, १, ७; १४,  
 १, १, ७; का. १, ४, ३, ४; तस्थुतु:  
 श. २, ४, ३, ५; का. १, ३, २, ६;  
 तस्थिरे ऐ. ७, १८; श. ३, ९, १,  
 १; तस्थु: श. ९, १, २, १९; तस्थु:  
 श. २, १, २, ६; ४, ३, ३, ६; का. १,  
 १, २, ३; तै. २, ८, ६, २; तैआ. ३,  
 ११, ९; जै. १३१; २०४; तिष्ठात्  
 तै. ३, ६, १, १; तिष्ठसि ऐ. २, २;

तिष्ठा: ऐ. २, २; तिष्ठतु तै. १, २,  
 १, २१; ३, १०, ८, ९; मं. १, ६,  
 ३४; तिष्ठस्व ऐ. ३, ४५; तिष्ठ ऐ.  
 २, २; शां. २०, ४; २६, १६;  
 श. ६, ४, ३, १०; ११, ५, १, ६;  
 तै. २, ४, ७, ४; ७, १६, २; ३, ६,  
 १, २; तिष्ठ श. १, ६, २, ४; ६, ७,  
 ३, ७; तै. २, ४, २, ८; ९; तैआ.  
 ५, ३, ७; जै. १५१; गो. २, ४,  
 १३; तिष्ठध्वम् श. ३, ९, ४, १५;  
 तिष्ठामहे श. ३, ४, २, २; अतिष्ठत  
 श. १०, ४, २, १७; अतिष्ठत श.  
 १०, २, ३, १८; ४, २, १७; २०;  
 १२, २, ३, ९; १४, २, २, ५४; तै. १,  
 ६, १०, २; अतिष्ठन् ऐ. ६, ३, ६; ७,  
 १९; श. ९, १, १, १४; ५, १, ३५:  
 अतिष्ठन् श. ८, ४, १, ६; ७, ३, १५;  
 ९, १, १, १; ६; ५, १, ३५; १२,  
 ७, ३, ४; तै. १, १, ३, ९; २, ७, ९, १;  
 ३, ८, १२, ३; तैआ. ५, १, ४; तां.  
 ७, ५, १: ६: १२, १३, २७;  
 जै. ३७; ७४; १०४; १३९;  
 १८५; जैउ. १, ४, २, ११;  
 १६, २, ३; प. ४, ५; गो. १, १,  
 ९; २, ८; २१; अतिष्ठेताम्,  
 अतिष्ठेताम् श. १०, ४, २, २४;  
 अतिष्ठेताम् श. ८, २, १, ११;  
 अतिष्ठन्त ऐ. २, ३; ४, २५; श.  
 ३, ७, ३, २; ९, १, ४; १०, ४, २, २३;  
 तै. १, ३, २, १; २; २, २, १०, ६; ८;  
 अतिष्ठन्त श. ३, ४, २, २; ९, ४, १५;  
 १०, ४, २, २३; तैआ. २, २, १; तां.  
 ६, ३, ९; ७, २, १; ५, २; १०, १३;  
 १५, ३, ३०; १६, ४, १; ३; जैउ.  
 ४, ८, १, ३; अतिष्ठन् ऐ. २, ३; ११:  
 ३, ३६; ६, ३६; श. ८, ३, १, ५;  
 जै. ७४; गो. १, १, ३; ७; २८: २,  
 १९; ४, १५; अतिष्ठ: तै. १, २,  
 १, ५; तिष्ठेत ऐ. ८, २८; तिष्ठन्  
 ऐ. २, ३; ३, ४७; शां. २, ३;

† 'अविष्टे' इति पाठः । † 'न्तेषु' इति G. उपपन्नमिव तर्कयति । § 'अतिष्ठत्' इत्यपेक्षेव भवेत् ।

१०, २३; शांआ. ४, ४; ११, १, २;  
 श. ११, १, ६, ३२; सा. १, २, ४;  
 २, ५, ५; ३, ७, १०; गो. १, २, ४;  
 तिष्ठेरन् श. ३, ९, १, ३; तिष्ठेयुः  
 गो. १, २, १९; तिष्ठय ए. ३, ४५;  
 तिष्ठेमहि श. ३, ९, ४, १४; अस्थात्  
 ए. ५, १३; १६; ७, १७; श. ११,  
 ६, १, १३; अस्थात् श. १, ६, २,  
 ४; ६, ७, ३, १०; ९, २, ३,  
 ८; मं. १, ७, ६-८; स्थात् तै.  
 ३, २, २, ८; अस्थियत् श. ३,  
 ७, ३, ९; अस्थियत् श. ३, ९, १,  
 २; अस्थुः ए. ४, ११; शां. २६,  
 १४; श. ९, २, ३, १०; तै. २,  
 ४, ६, २; स्युः ए. ३, ११; अस्थाः  
 ए. ६, १९.  
 स्थापयति श. ६, ८, १, १४; ७, ४,  
 १, २६; स्थापयति श. ५, ४, ३,  
 १; ७, ४, १, ३१; स्थापयन्ति श.  
 १३, ८, ४, ६; स्थापयन्ति श. ११,  
 १, ७, १; तै. ३, ८, २३, २; स्थापयानि  
 श. ७, ३, १, ४४; स्थापयेत् श. ४,  
 ५, ७, ४; स्थापयेत् श. ३, ५, ३,  
 १९; अस्थापयन् श. ७, ४, १, २६  
 तिष्ठासेत् श. १४, ६, ४, १.

स्थाणु-णुः शांआ. १४, २; श. ३,  
 ६, २, ५; ९, ५, २, १३; तै. २, १,  
 ४, ३; तां. १५, ५, २०; -णुम्  
 शां. २६, ४; श. २, ६, २, १७; ९,  
 ५, २, १४; का. १, ६, २, ८; आ.  
 १; जै. ३, ३, ३, ५; ६; -णूत्  
 ए. ३, १४; -णोः शांआ. ९, ७;  
 -णौ श. ३, ६, २, ५; १४, ९, ३,  
 १५-१९.

स्थाणुम् श. ४, १, ४, २; ६, ७, १, १६;  
 १८; २०.

स्थाणु-त्रे तैआ. १, ३, १.

स्थान-नः ऐआ. ५, ३, १; -नम् शां.  
 २, ५, ११; २६, १५; २७, ७; श. १,  
 ४, ५, ३; २, ६, ४, ९; १४, ७, १,  
 १२; का. १, ६, ४, ९; तै. ३, ३,

७, ७; तैआ. १, १२, ५; २, १७, १;  
 प. १, २; ४, ५; सा. ३, ८, ५; गो. १,  
 १, २४; २७; २९; ५, २५; -नात्  
 श. ११, १, ६, १६; १४, ५, ४, १;  
 ७, ३, २; -नानाम् ऐआ. ५, १,  
 ४; -नाभ्याम् ऐआ. ३, १, ३;  
 शांआ. ७, ११; -ने ऐ. २, ३; ७,  
 ४; ऐआ. ५, १, ६; ३, २; श. ८, २,  
 ३, १३; ११, १, ६, १६; १४, ७, १,  
 ९; तैआ. १, १५, १; १६, १८;  
 १७, १; २; १८, १; सा. २, १, ५;  
 गो. २, ३, ११; -नेषु शांआ. ३, २.

स्थान-नस्य श. ६, ३, ३, १४.

स्थान-वीरा(-ऽआ)-सन- -नात्  
 सं. ४.

स्थाना(-ऽअ)-नु-प्रदान-करण-  
 -म् गो. १, १, २४.

स्थाना(-ऽआ)-सन- -नाभ्याम्  
 सा. १, ५, १५.

स्थानासन-भोजन- -नानि सा. १,  
 ५, १५.

स्थापत्य(←स्थपति)- -त्यम् तां.  
 १७, ११, ७; -त्याय तां. १७,  
 ११, ६.

स्थाणु(क→)का- -का तां. ४, ८, १२;  
 ७, ७, १६; १५, १२, ३; जै. २८.

स्थावर, रा- -रः श. ४, ४, ५, १०;  
 ५, ३, ४, १२; तैआ. १, ११, ४;  
 -रम् ऐआ. २, ६, १; -राः श.  
 १३, ८, ४, ६; तै. ३, १२, ७, २;  
 तैआ. १, २४, २; जै. १२७; प.  
 ३, १; -राम् श. ५, ३, ४, १४;  
 -रासु प. ३, १.

स्थावर-जङ्गम- -मः ऐआ. १, १,  
 २९; -मानि गो. १, १, १६.

स्थागर(←स्थगर)- -म् तै. २, ३,  
 १०, २; ४.

स्थाली(←स्थल)- -ली श. ४, २, २, १; ३,  
 १; ४, २; ६, ६, ४, ८; ७, १, २४; ११,  
 ३, २, १; ५, १, १३; १२, ४, १, ६;  
 तै. २, १, ३, १; ६, ४, ३; ३, ७, ६, ११;

-लीः श. १२, ५, २, ३; तै. १, ४,  
 १, ४; -लीम् ऐ. ७, ३२; श. ३,  
 २, ३, २१; २२; ४, २, ३, १५-१८;  
 ५, २, २; का. १, ५, १, ३८; -ल्यः  
 श. १२, ७, २, १४; ९, १, ३; -ल्या  
 श. ४, २, २, १; २; तै. १, ४, १, ६;  
 -ल्याः का. १, ५, २, ११; १२;  
 -ल्याम् ऐ. १, ११; श. १, ९, २,  
 १६; २, ३, १, ३९; ५, ३, ११; ३,  
 ३, १, ६; ४, ५, २, ६; ६, ८, १, ७; ९,  
 २, १, १; ११, ५, १, १३; १२, ४, २,  
 ६; ७; ८; का. १, ३, १, २८; ५, २,  
 १०; -ल्यै श. २, ५, ३, १२; १३.

स्थाली-पाक- -कः गो. १, ५, २३;  
 -कम् ऐआ. ३, २, ४; शां. ४, १४;

शांआ. ११, ४; प. ५, ३-१२; सा.  
 १, २, ५; २, ८, ३; गो. १, ३, २, ३;

-कस्य शांआ. ११, ५; श. १४, ९,  
 ४, १८; -के शांआ. ११, ५.

स्थालीपाक-शेष- -म् शांआ.  
 ११, ६.

स्थित, ता(√स्था)- -तः शां. १, ४; ११,  
 ५; २५, ५; तैआ. १०, ११, २; गो.  
 २, २, ५; ३, ११; -तम्. ऐ. २, ६;  
 ४, ३; ५, ६; १३; १८; २०; ऐआ.  
 १, १, १; शां. २, २; ५, ६; ६, ११;  
 ८, ७; ११, ८; १६, ५; १७, ४; १९,  
 ३; २२, २; २५, ४; १०; २६, १३;  
 १४; २७, ४; ३०, २; शांआ. २,  
 १७; श. ८, ७, १, ९; १४, ५, ३, १;  
 २; ६; का. १, २, १, १२; गो. २,  
 १, २४; -तस्य श. १४, ५, ३, ३;  
 ७; -ता शां. १८, ५; १२; २३,  
 २; २५, ५; प. ४, ७; गो. १, ३,  
 १६; -ताऽह्व श. ६, ९, १७;  
 -ताः शां. ४, १४; श. १४, ७,  
 २, ९; गो. २, ५, १०; -तात् तां.  
 ४, ८, ११; १२; १५, १२, ३;  
 -तात् तां. ४, ८, ११; १५,  
 १२, ३; -ती शां. ८, २; १८; १०.  
 स्थित-वत्(मतुप्)- -वत् शां २०, ४;

२२, ३; २३, ८; २६, १४; १५<sup>३</sup>;  
१६<sup>३</sup>.  
स्थितवती- स्या श. ६, ८, १, १४.  
स्थिति- ति: शां. ३, १: ११, ७; १२,  
७; १६, ९; १८, ३; २२; २२, ८;  
२४, २<sup>३</sup>; २५, ४; २६, ८; शांथा ७,  
२, १; श. ४, ६, ५, ४; ६, १, २, २५;  
१३, ४, ३, ४; ५, ३, ५, ९; १४, ६,  
१०, १८; गो. २, ३, ११; -त्यं गो.  
२, ६, ७<sup>३</sup>.  
स्थिति-ता- ता श. १४, ६, १०,  
१८.  
स्थित्वा शां. ९, ४.  
स्थिर, रा- र: शांथा. ११, ८<sup>३</sup>; श.  
६, ४, ४, ३<sup>३</sup>; ९, १, २, ५; २, ३, १६;  
सा. ३, १, ८; -रम् श. ८, २, १, ४<sup>३</sup>;  
१४<sup>३</sup>; ०, १, २, ५; २, ३, १६; १४, ६,  
९, ३, २; -रा श. ६, १, २, २८; ५, २,  
३-६; ४, १३; ७, ४, २, ५; ८, ७, २,  
६; ९, १, २, ५; सं. १, २, १; -राणि  
ऐ. ६, ७; गो. २, ५, १३; -रे श.  
०, १, २, ५; मा. ३, १, ८; -रै:  
तैआ. १, १, १; २, १, ३.  
स्थिरक- क: , -कात् वं. २  
स्थिर-धन्वन्- न्वने तै. २, ८, ६, ८.  
स्थूणा- णा श. १४, ५, २, २; -णाम्  
श. १४, १, ३, ७; तैआ. ६, ७, १;  
जैड. १, २, २, ९; १०; -णे ऐआ.  
५, १, ३<sup>३</sup>.  
स्थूणा-मयूस्व- म् श. १४, ३, १,  
२२.  
स्थूणा-राज- ज: श. ३, ५, १, १;  
-जम् श. ३, १, १, ११.  
स्थूर- रस्य तै. २, ८, ५, ९; -रा  
गो. १, ५, ५; -रा: तैआ. ४, ३६, १;  
-राणाम् जै. १५६. =स्थूल- अद्र.  
स्थूर-गृहपति- तय: जै. १५६.  
स्थूरि- रि तै. १, ८, २, ४; तां १८,  
९, १७; -रि: डइव तां. १८, ९,

१७; -रिणा श. १३, ३, ३, ९; तै.  
३, ८, २, ३; तां. १६, १३, १२.  
स्थूल- लम् प. ४, ४; -लानि जैड.  
३, ५, ४, ८. =स्थूर- गद्र.  
स्थूल-हृद्यु- येन तैआ ३, २, १, १.  
स्थूलार्म्म- म् तां. २५, १०, १८.  
स्थेम्न (←स्थिर)- म्ने ऐ. १, १३;  
१६; २८; २९; २, २: शां. ३, २; ८,  
९: ९, ४; श. ६, ५, १, १; ४; ६; ३, ८;  
४, १५; गो. २, ३, ११.  
स्थैरकायण (←स्थिरक)- ण:,  
-णात् वं. १.  
स्थौरायण (←स्थूर)- ण: जै. १९८<sup>३</sup>.  
स्थौर्य- म् जै. १५६.  
√स्ना, स्नाति श. ३, १, २, १०<sup>३</sup>; ११; तै.  
३, ८, १, २; स्नाति श. १२, ९, २,  
७; स्नान्ति श. १३, ८, ४, ५; स्ना-  
यान् तैआ. १, २६, ७; गो. १, २, २.  
स्नापयेत् गो. १, २, ४.  
स्नपन- नाय श. ५, १, ४, ५<sup>३</sup>.  
स्नपितु- तान् श. ५, १, ४, ५<sup>३</sup>.  
स्नातु- त: श. ४, ४, ५, २३; १२,  
९, २, ७<sup>३</sup>; ष. ५, २; सा. १, २,  
१०; गो. १, २, २<sup>४</sup>; -तम् गो. १,  
२, २<sup>३</sup>; -तस्य गो. १, २, २: १८.  
स्नात-वृत्त्य- म् श. ३, १, २, १९.  
स्नातक- क: ऐआ. ५, ३, ३<sup>३</sup>; श.  
१२, १, १, १०; गो. १, ४, ६.  
स्नात्व- त्वात् श. १३, ४, २, १७.  
स्नात्वा ऐआ. ५, ३, ३; श. ११, ३,  
३, ७<sup>३</sup>; १३, ८, ४, ६; का. १, ५, १,  
३८; जै. १२७.  
स्नात्वी तै. २, ४, ४, ९; ६, ६, ३.  
स्नान- म् सा. ३, १, २.  
स्नास्यत्- स्यन् श. ११, ३, ३, २.  
स्नायत् (√स्न)†- न्यन् गो. १, २, ५.  
स्नावा- वा: गो. १, ५, ५.  
स्नावन्- व श. १४, ६, ९, ३२; तै.  
१, ५, ९, ८; तैआ. ७, ७, १; तां.

२४, १३, ५; -वसु जैड. ४, ७, २,  
४; -वानि ऐ. ३, २६. एआ २, १, ६.  
स्नावन्- व श. १०, १, ४, ४<sup>३</sup>; ४,  
१, १७.  
स्नाव-सन्त (त→)ता- ता: तै.  
३, २, २, ७.  
स्निह (√स्निह)- क् तैआ. ४, २३, १.  
स्निहिति- ति: तैआ. ४, २३, १<sup>३</sup>.  
स्निह्यति- ते: दै. ३, ४.  
स्नीहन् वा ह्वा- हा श. १२, ७, १, ३.  
स्नेह- ह: शां. १७, ५; श. १२, ७,  
१, ४; गो. १, १, १; २, ५, ३; -हम्  
गो. १, १, १६; -हाय सा. ३, ८,  
२; -हेषु गो. १, २, २, २.  
स्नेह-तेजस्- जसो: शां. १७, ५;  
गो. २, ५, ३.  
स्नेह-वत् (मत्तुप्)- वत् मा. १, ८, १३  
स्तु- स्तुप् श. ९, २, १, १५.  
स्तुपा- पा ऐ. ३, २, २; तै. २, ४, ६, १२<sup>३</sup>.  
स्तिर्वा तैआ. १, ११, ६.  
√स्पन्द, स्पन्दन्ते ष. ३, ७.  
स्प (न्य→)न्या- न्यया श. ३, ५,  
३, २५; ६, १, २५; -न्याभि: श.  
१३, ८, १, १९.  
स्पर- √स्पृष्ट्र.  
√स्पर्ध, स्पृध्, स्पर्धन्ते श. २, २, २, १४;  
का. १, २, २, ९; जै. ४६; स्पर्धन्ते  
ऐ. २, २०; पस्पृधाते जै. १३७:  
१५३; पस्पृधिरे श. १, ४, १, ३, ४<sup>५</sup>;  
३, ३; ४, ६; ९, ३, ३, ४; २, १, १, ८; २,  
१३; २, २, ८; ४, ३, २; ३, ४, ४, ३;  
५, ४, २; ६, १, ८; ४, २, ४, ११<sup>५</sup>;  
१, १, १; ११, १, ८, १; अस्पर्थेताम्  
जै. १२८; २०३; अस्पर्थन्त ऐ.  
२, २०; ४, १७; ६, ३४; शां. ३०,  
६; श. ६, ६, २, ११; ३, २; ८, १,  
१; ७, ४, २, ३३; ९, २, ३, ८; ११,  
५, ९, ३<sup>३</sup>; १२, २, २, ९; १३, ८, १,  
५; २, १; १४, ४, १, १; ३, ३०;

† √स्नाति- √स्नायत्यो: संदेहः । † सन्दिग्धपदविभागं रूपम् । 'स्ना (=स्नायवः) डइव' इति सा. । 'स्न (=स्म)  
डप्व' इति मा. । 'अज्ञान्यस्येव' इति वा मूलतः पा. स्वात् । मृशोः सहकारिवर्गपतितत्वात् नदङ्त्वोपचार इति दिक् ।

का. १, १, १, ६; २, ९; ३, २, २; ६, ४, २; २, २, २, ६; ३, १; तै. २, २, ३, ५; ३, ९, २, १, १; तां. ८, ३, १; ११, ५, ९; १२, ३, १४; ५, २३; १३, २७; १६, १२, १; २१, १३, २; जै. १४: १५; २६; ४६; ४७; ४९; ६३; १३६; १३७; १५५; १८२; १८७; १९१; जै. १, १५, ४, १; १८, ५, १; प. २, ३; ४, ५; ५, २; गो. १, २, १९; ४, २३; २, १, ७; २, ११; ६, १४; स्पर्धेत जै. १३६.

अपस्पृधेथाम् तां. २०, १५, ७.  
स्पर्धमान- नः श. १, १, ३, ८; का. २, १, ३, ५; -नम् श. १, १, ३, ९; का. २, १, ३, ५; -नाः तां. २, ८, ३; -नान् श. १, ४, १, ३४.

स्पर्धा- म् जै. १५; १६.  
स्पर्धितुम् तै. २, ४, ७, १०; ८, ८, १०.  
स्पृध- स्पृधः श. १२, ७, ३, ४; तै. २, ४, ७, ११; ८, ३, ३; तै. ६, १, ३.

स्पर्श- √स्पृश् द्र.  
√स्पृश्, पस्पृशे श. ३, ७, १, १७; पस्पृशे श. ७, ५, १, २५.  
स्पाशयुञ्जोक् श. ७, ५, १, २५;  
स्पाशयेत् तां. ९, ९, १५.

स्पृश- स्पृष्ट, ङ् श. २१, ३; स्पृशम् तै. २, ४, ६, ७.  
स्पृष्ट- म् तां. ११, ५, २०.  
स्पाशयित्वाय श. ६, ३, ३, ११.

स्पर्धन् (√स्पृध्=√स्पर्ध्)- धन् ऐ. ५, १६.

√स्पृ, स्पृणुते श. ३, ३, १, ३; ३, ७, १, १४; ७, २, १; स्पृणुते श. १, ३, ५, १३; १५; ३, ६, ३, ७; १२; १५; तै. आ. ८, ९, १; स्पृणोति श. ८, ४, २, २; १२; १३; १२, ९, १, ७-९; १३; ४, ४, १; ७, १, १०; तै. १, १, १०, ४; ५; ३, ३, ४, ४, २; ३, १२, ५, ३; ७; तै. आ. २, १६, १; १८, १; ७, ७, १; तां. २, १४, २; १२, १३, १४; १६;

१८; १६, १, १२; २१, १, ९; स्पृणोति तै. २, ३, ७, १; २; ३; ४; स्पृणाति जै. ४, ७, १, ९; २, १-८; स्पृण्वते जै. १६२; स्पृणोमि श. ११, ८, ४, ६; पस्पार श. १, ९, ३, ९; ३, ६, ३, ३; का. २, १, २, १२; स्पृणोतु तै. ३, १, १, ४; तै. आ. ७, ४, १; स्पृणवानि श. ८, ४, २, २; अस्पृणुत श. ४, ३, ३, ८; अस्पृणोत् श. ८, ४, २, २-१२; तै. २, ३, ७, १; तां. १४, १२, ५; अस्पृणोत् श. ८, ४, ४, २; अस्पृण्वत् श. ३, ४, ४, ४; ५, ४, ३; ६, १, ९; ९, ४, १३; २२; का. १, ३, २, ३; अस्पृण्वन् ऐ. ४, १९; तां. ४, ५, २; १३, १२, ५; स्पृणुयाम् तां. १४, १२, ५. स्पारयन्ति, अस्पारयन्, अस्पारयन् तै. १, २, ४, ३.

स्पर- -राणाम्, -राणि, -रैः तै. १, २, ४, ३.

स्पर-स्व- -म् तै. १, २, ४, ३.  
स्पृत- -तः श. ८, ४, २, १; २; ६; तां. १२, ११, १०; ११; -तम् श. ८, ४, २, २-९; १२; १३, ४, ४, १; ७, १, १०; -तम्-तम् श. ८, ४, २, २; -ताः श. ८, ४, २, ८; १०; ११.

स्पृति- -तीः श. ११, ८, ४, ६; -त्यै तां. ४, ५, २.

स्पृत्वा श. ३, ३, १, ३; १२, ९, १, ७-९; जै. ४, ७, २, ९; १८; स्पृत्वाऽस्पृत्वा श. ५, ३, ४, २४.

स्पृध्- √स्पर्ध् द्र.  
√स्पृश, स्पृशति शां. २, ४; ७; श. १४, ७, १, २९; ३, २२; स्पृशति श. १४, ७, १, २९; २, २; ३, २, २; जै. १८५; जै. २, ५, २, ५; सा. १, ८, १४; १५; गो. १, २, ४; स्पृशन्ति शां. २५, ६; पस्पृश जै. ४, १०, ४, ३; पस्पृशः जै. ४,

१०, ४, २; स्पृशत् ऐ. आ. ५, ३, २; अस्पृशत् तै. १, ५, १२, २; अस्पृशन्, अस्पृशन् श. १२, २, २, १; जै. ४५; स्पृशोत् श. १४, ७, १, २९; ३, २२; स्पृशोत् श. १४, ७, ३, २४; २५; जै. २, ५, २, ३; अस्पृशत् तै. २, ६, १०, ४; ३, ६, १३, १; अस्पृशन् शां. २४, ८; अस्पृशम् शां. २, ७.

स्पृश- -शाः ऐ. आ. ३, २, ५; शां. आ. ८, ८; -शान् श. १४, ६, २, ९; -शानाम् श. १४, ५, ४, ११; ७, ३, १२; -शेन श. १४, ६, २, ९.  
स्पृश-रूप- -म् ऐ. आ. ३, २, १; शां. आ. ८, १.

स्पृशो(-र्श-ङ्)-ष्मन् -ष्मभिः ऐ. आ. २, ३, ६.

स्पृशन्- -शन् श. १४, ७, १, २९; ३, २२; प. १, १.

स्पृश्य- -श्यः गो. १, ४, २३.

स्पृष्ट, ष्ट- -ष्टः श. १४, ७, २, ११; -ष्टम् ऐ. आ. २, ४, ३; जै. १८५; -ष्टा ऐ. आ. २, ३, ६; जै. १८५; -ष्टानाम्, -ष्टानि जै. १८५.

स्पृष्ट-करणस्थित- -तः गो. १, १, २७.

स्पृष्ट-स्व- -म् जै. १८५.

स्पृष्टि- -ष्टेः श. १४, ७, १, २९; ३, २२; -ष्ट्यै शां. २४, ८.

स्पृष्ट्वा ऐ. आ. २, ४, ३.

स्पृष्ट्य- -म् श. १४, ७, १, २९; ३, २२.

स्पृष्टु- -ष्टुः श. १४, ७, १, २९; ३, २२.  
√स्पृह, स्पृहयन्ति श. २, २, ३, ५; का. १, २, ३, ४.

स्पृहयद्-वर्ण- -र्णः श. ६, ३, ३, २०.

√स्फाय्(→स्फी), स्फीयन्ते सा. ३, ३, १

स्फाति- -त्यै तै. ३, २, ४, ७.

स्फातिद्-करण- -ण आ. १, ७२.

स्फात्रयित्- -ता ऐ. १, १३.

† 'स्पृ' इति मुग. स्वरश्चिन्त्यः । ‡ खरस्तु विग्रहः ।

स्फिगी- गीभ्याम् श. १२, ७, १, ७;  
-गीम्, -ग्या श. ४, १, ३, ३.  
✓स्फुट् स्फुटति घ. '१, ७; स्फुटन्ति  
प. '१, ९, १२.  
स्फोटत्- टतः श. ८, १, ४, ९.  
✓स्फुर, अस्फुरत् जैज. १, ९, २, ७;  
१०.  
स्फुर्जक(✓स्फूर्ज्)- -कस्य श. १३, ८,  
१, १६.  
स्फूर्जयत्- -यन् ऐ. ३, ४.  
स्फय- स्फयः श. १, २, ४, १; ५, २०;  
२२; ३, ३, १, ५; ६, २, १२; '५, ४,  
४, १५; ७, ३, १, १९; का २, २,  
२, १; ३, २०; २, १; तै. १, ७, १०,  
५; ३, २, ९, १०; १०, १; स्फयम्  
श. १, १, १, २२; २, ८; २, ४, ३;  
५, २०; २, २; ३, ३, १, ५; '१, १, २६;  
'१, ४, ४, १५; १२, ५, २, ७; का. २,  
१, २, १; ९, २, २, २; ३, २०; २, १;  
तै. १, ७, १०, ५; ३, २, ९, १; १५;  
१०, २; स्फयस्य तै. ३, २, ९, १५;  
३, ४, ३; स्फयाः श. ४, २, ५, १०;  
स्फये श. १, २, ५, २०; ८, ३, २६;  
२, ५, २, ४४; का. १, ५, १, ३७;  
६, १, ३०; २, ३, २०; स्फयेन  
श. १, २, ४, २; ५, ४, ४, २०; ७,  
३, १, १९; का. १, १, १, २; ३, ३,  
११; २, २, १; तै. ३, २, ९, १०;  
१०, १.  
स्फय-वर्तनि- -निः ऐ. ८, ५.  
स्फ्या(स्फयऽअ)- -अः घ. ३, ८.  
स्फ ऐ. १, ११; २५; २, ३; ३, ३; ६-  
८; ३१; ३२; ४६; ऐआ. १, १, १;  
३; ४; २, १, ५; ८; शां. २, ९; ७,  
२; ३; ४; ६; १०; शांआ. २, १७;  
४, १; २; ५-७; श. १, १, १०;  
२, ७; ११; ४, १३; १४; १६; का.  
१, १, १, ६; २, २; २, ६; ३, २,  
३; ४, १, ३; १७; २, १; तै. १, ४,  
९, ३; २, २, १०, १; ३, १, २, १;  
९, २, १; २; तैआ. १, २२, १०;

२६, १; २७, २; ३१, ५; २, १२, १;  
४, ३२, १; ७, ५, १; ८, १; तां. ८,  
६, ८; १४, ३, १७; ११, २६; जै  
३: ४: १२: १४; जैज. १, ३, ४, ४;  
६, ३, ८; ९, ३, १; १८, १, ५; प.  
१, १; ४; ६; गो. १, १, ९; १३;  
१५; ३१: ३८.  
✓स्मि, स्मयसे, सिष्मिथे जै. १५१.  
स्मयाक- -काः तैआ. '१, १, ३;  
-कानाम् तैआ. '५, १, ४.  
स्मयाक-त्वं- -म् तैआ. '५, १, ४.  
स्मेतव्य- -म् तैआ. '१, १, ४; जै.  
१५१.  
✓स्मृ, स्मरन्ते शांआ. ४, ४; स्मर श.  
१४, ८, ३, १; स्मरेत् सा. ३,  
७, १.  
स्मर्यते तैआ. १, १२, १.  
स्मर-का(र→)री- -म् तै. ३, ४,  
६, १.  
स्मरत्- -रन् आ. १.  
स्मार- -रम्, -रेण तैआ. १०,  
६३, १.  
स्मार्त- -म् आ. १.  
स्मृत- -तः तैआ. १, ३, २; गो. २,  
२, ५; -तम् तैआ. १, २, १; गो.  
१, ५, २५; -ताः दै. २, ९.  
स्मृति- -तिः ऐआ. २, ६, १; तैआ.  
१, २, १; -तिम् तैआ. १०, ६३,  
१; -स्या तैआ. १०, १०, २;  
६३, १.  
स्मृति-लिङ्ग- -ङ्गैः सा. ३, ९, ६.  
स्मेतव्य- ✓स्मि द.  
✓स्यन्द, स्यन्दते तैआ. १, २, १;  
स्यन्दन्ते ऐ. १, ७; १३; श. ४,  
४, ५, १०; '१, ३, ४, ८; १२: १४, ६,  
८, ९; तैआ. १०, १०, १; स्यन्दन्ते  
श. ३, ९, २, १; ४, १४; २५; '१,  
३, ४, ७; ८; जै. १२, ७; १७५;  
१८७; प. ३, ७; स्यन्दन्तेऽइव श.  
५, ३, ४, २, १; स्यन्दन्ति गो. १, २,  
१४; स्यन्त्स्यामि श. ११, ८, ४,

२; स्यन्देत ऐ. '५, २, ७; ७, ३;  
स्यन्दैरन् जै. १२, ३; जैज. १, १,  
२, ७.  
स्युद- -दाय श. १२, ५, १, ५.  
स्यन्त्वा श. २, ४, १, ६; १२; ६, ३,  
३, ८; १०, ३, ५, २.  
स्यन्त्स्युत्- -न्त्स्यन् श. २, १, ४, ४;  
का. १, १, ४, ३.  
स्युन्दमान, ना- -नम् श. ३, ९, २,  
१; -नाः श. ३, ९, ४, १४; '५,  
३, ४, ७; तै. २, ५, ४, २; -नानाम्  
श. ३, ९, २, ४; '५: ४, २, ५; ४, ४,  
५, १०; '१, ३, ४, ८; १२.  
स्याल्व- -म् जै. १६८.  
स्यु(✓सिक्)- स्युः श. ३, ५, ३, २५;  
६, १, २५.  
स्युमन्- -म ऐ. ३, १८; -मऽइव  
ऐ. ४, २२.  
स्यौमरश्म(←स्युम-रश्मि)- -श्मे  
आ. १, ३२३.  
स्योन, ना- -नः श. ३, ३, १०; ४,  
१, २५; ८, २, १, ६; ९, ४, २, ५-७;  
तै. १, २, १, २४; २, ४, ८, ७; ३, ७,  
६, १०; ४, ३, १, २; मं. २, १, १३;  
२, १२; -नम् श. ३, ३, ३, १०;  
तै. १, २, १, १; २, ५, ६, ३; ६, ८,  
२; १४, ६; ३, २, १०, २; ६, ३, २;  
४; ७, ४, १०; ५, २; ६, ५; मं. १,  
३, ११; -ना श. १, २, ५, ११;  
५, ४, ४, २; का. २, २, ३, १०; तै.  
२, ६, ५, १; ३, ७, ६, ६; तैआ. १०,  
१, १०; मं. १, २, १७; २, २, ७;  
-नाः तै. ३, १, २, ३; ४; -नाम्  
श. १, २, ५, ११; '५, ४, ४, ५; का.  
२, २, ३, १०; तै. १, ७, १०, २;  
-ने ऐ. १, १६; श. ६, ८, २, ३;  
८, २, १, ५; -नेन तै. ३, ७, ६,  
१९.  
✓संस, संसते श. ४, ५, ७, ६; असंसे-  
ताम् तै. ३, २, ३, १; संसत श. ४,  
५, २, ५; अञ्चन् श. ४, ५, २, ५.



स्रस्त- म् गो. २, ६, १४.  
 स्रक्ति(√मृञ्)- क्तयः श. ६, १, २, २९; १४, ३, १, १७; -क्तिः श. २, ६, १, ३६; का. १, ६, १, २४; तां. ९, ८, २; -क्तिभिः श. ४, ५, ३, ६; १३, ८, १, ५; -क्तियु तै. १, ६, ९, ७; तां. ५, ५, १८; -क्ती श. ३, ५, २, ८; १०; -क्तीः श. २, ६, १, १०; का. १, ६, १, ७; -क्त्या श. ४, ५, ३, ६; -क्त्याम् श. ८, १, ४, १०; २, ४, २०; ३, ४, १५; ४, ४, १२; ७, २, ४; १२.  
 स्रक्त- क्त ऐ. १, २०; शां. ८, ५; श. ३, ५, ३, २४.  
 स्रज्(√मृञ्)- स्रज्तां. १८, ३, २; ९, ८; स्रज्भ्युः तै. ३, ३, ६, ३; स्रजम् ऐआ. ५, ३, ३; श. ५, ४, ५, १३; २२; तै. १, ८, २, ३; तां. १६, ४, १, ३; स्रजम् इव मं १, १, १४.  
 स्रगिवन्- ग्वी जै. १३४  
 स्रग(√स्रअ)-लङ्करण- गे तैआ. ३, १०, ३.  
 स्रस्प्यत्(√मृप्)- स्प्यन् ऐआ. ५, १, ४.  
 स्रभिष्ट- ष्टे श. ६, ८, २, ३.  
 स्रवत्- √सु व्र.  
 स्राम्- मः श. ११, ७, २, ४; १३, ३, ८, २; -मम् तै. ३, ४, ६, १.  
 स्रिध्(√स्रिध्)- स्रिधः ऐआ ४, १, १; तै. ३, ७, १०, ५; ६.  
 √स्रिव्, स्त्रीव्यन्ति ऐ. ४, २, २.  
 √सु, स्रवति श. ९, ५, १, ५७; तां. ८, ६, १३; ९, ६, १०; ११; जै. ९१; प. ५, ९; स्रवन्ति श. ९, ३, १, १८; २४; स्रवन्ति श. ७, ५, २, ११; तां. ८, ६, १३; प. ५, ८; अस्रवत् ऐ. ३, २६; श. ७, १, २, ५-७; १०; अस्रवत् श. ७, १, २, १; ११; १२, ७, १, १-५;

६; ७; ८; ९; स्रवेत्, स्रवेत् तै. ३, ७, ३, ६.  
 स्रवत्- वन् ऐ. ३, ११; -वन्तम् तै. ३, ७, ३, ६.  
 स्रवन्ती- न्तीः श. १३, ८, ४, २; १४, ७, १, ११; तै. ३, १२, ७, ३; तैआ. ६, ४, १; जै. ८८; मं. २, ६, ५; -न्तीषु ष. ३, १; -न्त्यः श. १४, ७, १, ११.  
 स्रावि-वर्षी- म् इव श. १, ४, १, १.  
 स्रुच्- स्रुक्, ग् ऐ. ५, २, ५; ७, ५; श. १, ३, १, ९; ४, ४, ४; ३, ९, ३, ११; ४, ४, २, ७, ५, २, ९; ६, ३, १, ८; ९; ८, ६, १, १९; ९, ३, ३, १७; ११, ३, २, १; १२, ४, २, ६; तै. १, ६, १०, ३; २, २, ४, १; ४, ३, २; ३, ३, १, ५; तैआ. ३, १, १; स्रुधु तै. ३, ३, ९, २; स्रुग्भ्युः श. १, ३, ३, ३; स्रुचः शां. २, २; श. १, २, ५, २१; ३, १, १, २; ३, ६; ९; ११; २, ३; ५; ४, १५; २, ५, २, ३०; ४२; ४४; ६, १, १२; ३, ६, ३, ४; ६; १७; ९, २, ३, १७; का. १, ५, १, ३७; ६, १, ९; २, २, ३, १९; ४, १; २, ५; ६; ८; तै. २, ४, ७, १०; ३, २, ९, १४; ३, १, १; २; ५, ४; ६, ३; ९, २; ७, ६, ८; १८; स्रुचम् ऐ. ७, ५; शां. २, २; श. १, ३, १, ६; ६; १, २, १; २, ५, २, ४६; ३, ६; ११; ३, १, ४, २२; ५, २, १; १३; ३, १३; ९, ३, ३, १४; ११, ४, २, १३-१५; ५, ३, ४; ५; का. १, ५, १, ३, ६; ३, ६; ३, ६; ३, ८; २, ५; १०; २, २, ४, ५; तै. ३, ५, ४, १; गो. १, ३, ११; १२; स्रुच्चा शां. २, २; २१, ३; श. १, ४, ४, ४; ९; ५, १; ३, १, ४, २; १६; ६, ४, ३; ४, ५, २, ८; ९, २, ३, ४१; ३, १, १६; १७; २,

२; ५, १, ४८; का. १, ५, १, ३०; तै. १, ६, ३, ७; २, ४, ४, ९; ५, ८, २; ३, ३, ६, ३; गो. १, ३, ११; १२; स्रुचि ऐ. ७, ५; ऐआ. ५, १, १; श. २, ३, १, २१; ३९; २, १६-१८; ९, २, २, २; ६; ११, ५, ३, ४; ७; ६, १, १३; १२, ४, २, ६; ९; १०; का. १, ३, १, १३; २८; प. २, ९; स्रुचि इव तै. १, ४, २, १; स्रुचोः श. २, ५, २, ४१; ११, ४, २, १; २०; का. १, ५, १, ३६; स्रुचौ शां. ३, ३; श. १, ४, ५, १; ५; ८, ३, १; २७; २, ५, २, ३५; ३८; ६, १, २, ३; ४४; ४५; ३, ४, ४, १०; ७, ४, ७; ९; ८, १, १; ५; २, २, ३; ५, १, ३, १३; ५, ४, ३, ३; ६, १, २, ३०; ७, ४, १, ३६; ३९; ४५; १०, ४, ३, १४; ५, ४, १५; ५, ७; १०; ११, ४, २, ४; १९; १४, १, ३, १; ३, १, २०; का. १, ५, १, २७; ३६; ६, १, १५; २९; ३०; तै. ३, ३, ९, १; ७; गो. २, २, ४.  
 स्रुक्-संमार्जन- नानि श. १, ३, १, ११; का. २, २, ४, ८; तै. ३, ३, २, १; ४.  
 स्रुग्-वण्ड- म् गो. १, ३, ११; १२.  
 स्रुग(√स्रअ)-वधान- म् जै. १२७.  
 स्रुगा(√स्रअ)-दापन- नेन शां. ३, ३.  
 स्रुत्- तात् गो. १, २, १७; -ते श. ७, १, २, ९.  
 स्रुति- तयः ऐ. १, २; -तिः ऐ. ४, १७; तै. ३, १२, ५, २; -ती तै. १, ४, २, ३; २, ६, ३, ५.  
 स्रुव- वः श. १, ३, १, ९; २, ३; ५; ४, ४, ३; ५, २, ४, १८; ६, ३, १, ८; ९; ३, १८; ११, ३, २, १; ५, ६, ३; १४, ९, ३, १; का. २, २, ४, ६;

† 'स्रुच्' इति दीर्घः पाठः । φ = मुरभिष्ट । † स्रुच्चांश्वन् । ‡ सुपा. स्वगभावः प्रामादिकः ।  
 § 'स्रुत्तात्' इति कालि. ।

तै. ३, २, १, ५; -वम् श. १,  
 ३, १, ४, ९; ९, २, १: १९; २, ५,  
 ३, ६; ११; ३, १, ४, १७: २२: ५,  
 २, १; ५, २, १, १; ४, १९; ९, २,  
 ४, १६: का. १, ५, २, ५: १०; २,  
 २, ४, ४, ६; तै. ३, २, ९, १४; ३,  
 १, १; ५; गो. १, ३, ११; १२;  
 -वस्य तै. ३, ७, २, ७: -वे श.  
 १, ९, २, १६; ५, २, ३, २: ४, १५:  
 -वेग ऐ. २, १२: ऐआ. ५, १, १;  
 शांआ. ४, ३; ११, ४; वा. १, ४,  
 ४, ३: ९: १३; ३, १, ४, २; १७; ६,  
 १, २५; ४, ९; ६, १, २१; ४, ३;  
 ९; ७, १, १०; ८, २, २१: ५, २, ७,  
 ४; ४, ४; ६, ३, ३, १८; ७, ५, १,  
 ३२; ९, २, ३, ४१; ३, ८, ४, ५, १,  
 ४४: १३, ८, ८, ८; तै. १, ३, ८, ७;  
 ९, ५; ६; ७, १, ९; ३, ३, ७, ३; ११,  
 ९, ८; जैउ. ३, ४, ३, २: सा. २,  
 ५, ३; ३, ६, १२: -वौ श. १२,  
 ५, २, ७.

श्रोतस- तांमि सा. २, २, १.  
 श्रोत्या- न्या: ऐ. ३, ३९.  
 श्लक-परि- गी ऐ. २, ६; तै. ३, ६,  
 ६, ३.  
 स्व,स्वा- स्व: ऐ. १, १६; ३८; ७,  
 ३०; शां. ३, ३; २३, २; वा. १,  
 १, ४, ५: २, १, १६; ४, २, १७: २,  
 २, ४, ४; ६; १६; ५, १, ७; ५, २,  
 ५, १२; ४, ३, १; ९, २, २, २५;  
 ३९; १४, ७, १, ५; का. १, २, ४,  
 ३; ५; ३, ३, ४; २, १, ३, १०; तै.  
 २, ४, ४, १; ३, ७, १४, ५; जै. ७८;  
 ११५; १५७; स्व: Sइव श. ३, ३,  
 २, ७; स्वम् ऐ. १, २९; ३, १३;  
 २७; ७, २४; ऐआ. २, ५, १; ५,  
 १, १; शां. ३, ३; ५, ६; वा. १,  
 ४, २, १७; ५, ३, ५: ४, ५; ७, ३,  
 १३; २, २, ४, १७; ३, ४, २९; ६,  
 १, १५; २२; ३, ५, ३, १८; ७, १,

२४; ८, ४, १४; ४, १, ७, ४; ३, १,  
 १८; ५, १, ७; ५, ३, १, १; २: ५-९:  
 ११: ५, १२; ४, १, १५; ३, ११:  
 १९; ७, १, १, ९; १२, ८, २, २२-  
 २४; १४, १, १, २३; २४; ४, १,  
 २७; २, २८; ६, १, ३; का. १, ७,  
 ४, १३; ४, १, ११; २२; ६, १, ११;  
 १५; २७; तै. १, १, ५, ५; ३, ७, ४;  
 ५, ९, १; १०, ७; ७, १०, १; २, १,  
 ४, ८; २, १, ७; ४, ३, १२; ७, १२,  
 १; ८, ८, ११; ३, १, २, १०; ५, ३,  
 २; ७, ६; ६, ११, ४; १२, २; ७, ५,  
 ४; १०, ११, १; २; तैआ. ६, ५,  
 १: १०, १, १४; ११, २; तां. ४, ४,  
 १०; ५, ८, ९; ९, १, ११; १२, १०,  
 १६; २०, १४, २; जै. २२; ७४;  
 १५१; १८६; २०३; प. २, ८;  
 ३, १; सा. १, १, ११; गो. १, १,  
 २०: ३१: २, १, २४; स्वम् स्वम्  
 श. ३, ७, १, २२; स्व्या ऐ. १,  
 १३; १५; १६: ३०; २, ५; शां.  
 ४, १२; १६, १; २८, ३: ३०,  
 १५ ५; वा. १, ३, ५, ४; ३, १,  
 २, १६; ३, ७; ६, ४, ४, १५;  
 १९; ७, ३, ८; ९, ४, ३, १५;  
 १२, ८, २, ८-१०; ३, १०; १३, १,  
 २, ३; ४: २, २, १४; १९; ६, ८; ७,  
 १०; ३, १, ३; ३, ४; तै. १, ७, ८,  
 ४; ८, १, १: २, २, ५, २; ३; ३, ५,  
 ४: ८, ५, ७; ३, २, १, २; ३, २, २;  
 ९, ४, ५; १६, १; १७, ३; तैआ. ५,  
 ७, ३; तां. ६, ४, १; जैउ. १, १२,  
 ३, २-४; गो. २, ६, १३; स्वयो:  
 गो. २, ६, १६; स्वस्मिन् गो. २,  
 ४, १५-१७; स्वस्य ऐआ. ५, १,  
 ४: श. ५, ४, ३, ११; ११, १, ६,  
 ६; १५; तै. १, १, ९, ६; ७; तां  
 १५, ७, ५; जैउ. १, १०, १, ११;  
 स्वस्याम् गो. २, ४, ८: ९; १५-  
 १७; स्वा श. ३, २, १, ३१; ९,

४, २२; ७, २, ३, ८; तै. २, १,  
 २, ३: तां. १०, २, १; जै. ८८;  
 स्वा: ऐ. ४, २५; शां. २६, १४;  
 शांआ. ६, २०; वा. १, ६, ४, १७;  
 ३, १, ३, २४; ४, २, ३; १०, ५, २,  
 १४; १४, ४, १, १९; ८, ४, १; तै.  
 २, ७, १८, १; २: ८, १, १; जै. १८;  
 ११५; १६६: प. १, ३; गो. २,  
 ६, ६; स्वात् ऐ. ७, ३१; शां. १२,  
 ५; २२, ७; वा. ५, ४, ३, ११; ११,  
 ५, ५, ८: १२, ५, १, १३; ७, २,  
 २०; तै. १, १, ३, ८: ४, ४, ८; ७,  
 ४; ३, ८, ४, ३; तां. १६, ५, २७;  
 प. १, ६; स्वात् श. २, ६, १, ३;  
 ३६; ३, ३, ३, ११; ५, ३, १, १२;  
 ६, ६, ३, १५; का. १, ६, १, २; २४;  
 तैआ. २, ५, ३, ६, ११, २; जै. १८:  
 जैउ. २, २, २, २; गो. १, १,  
 ३२; स्वानाम् ऐ. १, ५; २८:  
 २, १; २२; शांआ. ५, २; वा.  
 १, ६, ३, २२; १०, ३, ५, ८;  
 १०; १२, ८, १, २०; २, २, ८; ३, २:  
 १४, ४, १, १९; ९, ७, १; २; ५;  
 तै. २, ३, ८, २; ९, ७; ४, १, ८; ३,  
 २, ५, ९; ७, ६, ७; तां. २, ९, ४;  
 १९, १०, ११; जै. १७; ५६: १५:  
 ९८; १३९; १५७: १८३; १८६;  
 १९१; जैउ. २, ५, २, ८; ४, ११,  
 १, १०; प. १, ३; गो. २, ५, ६;  
 स्वानि ऐ. ७, १९; २५; वा. ४,  
 ३, ४, १४; प. २, ८; स्वाम्याम्  
 वा. १, २, ४, ४; ३, ९, ४, ३; वा.  
 २, २, २, ३; स्वाम् ऐ. १, ३; ३,  
 ३३: ८, ८: ऐआ. १, ३, ४: वा. १,  
 ७, ४, १-४; ३, १, २, १३; ४, ४,  
 २१; २२; ४, ४, १८; ५, ३, १, ४;  
 ६, ८, १, ८: ९, २, ३, २५; ११, ३,  
 ३, ७; १२, ७, ३, १४; १४, ४, २,  
 २३; तै. १, ४, २, २; ६, ९, ७; ७,  
 ४, ३, २, ५, ८, ८; ६, १, ४; ८, ४, ४:

३,३,२,५; ५,६,१; ७,४, १७;  
 ७, १०; तैआ. १, २७, १; ५,  
 १,९; १०,४; १०, १, १६; तां  
 ८,२,१०; २१,१,१; २३,१६,५;  
 जै. १४९; २०७; जैठ. १,१४,३,६;  
 ८; घ. २,८; गो. १,१,३; स्वाय  
 श १,७,३,१३; ६,३,१,२२; ७,  
 ३,२,१४; १४,४,२,२९; तै. ३,  
 ११,८,७; स्वाया: तां. २१,२,९;  
 स्वायाम् ऐ. २, ६; २१: ६,२५;  
 शां. २,२; ५,७; ४,४,१४; ६,  
 ३,३,२; ९,१,१,१०; ३,४,१३;  
 १३,२,२,१९; ३,३,३; ४,२,१५;  
 ५,१,५; १४,२,२,३८; तै. १, १,  
 २,१; ६,१,२; १०,२; ७,१,८;  
 ६; ३,८,२०,४; तैआ. २,६,२; ५,  
 ८,९; तां. ११, ५,१७; १५,१०,  
 ५:९; जै. ७४; गो. २, १,२५;  
 स्वायै श. ६, ६,४,८; स्वै ऐ. १,  
 १६; २८; ३,१३; ८,२६; शां. ५,  
 ४; ९,२; १८,१०; श. १, ६,१,  
 २०; २,१,२,११; ३,४,२९; ४,३,  
 ५,१९; ४,४,११; ५,२,१३; ५,१,  
 ४,२; ३,५,२; ६,४,२,६; ७,१,  
 १,४; ८,५, ३,८; १२, ८,२,  
 २२-२८; ३,२,५; १३,४,२, १५;  
 ४,६-१०; १४, ३,१,२९; ५,१,  
 २०; का. १,१,२,७; ४,१, २२;  
 तै. १,१, २,६-८; १०,६; ६,१,  
 ३; ७,१,९; २,२,२,६; ४,१, ७;  
 ६,४; ३,७,४,३; ४:५; ७,९; ८,  
 १२,२; १९,२; ८,२०,४; ११,६,  
 ३; तैआ. ५,१०,४; तां. ४,४,१०;  
 ७, ४,४; ९, २,१२; १५, २,३;  
 १६,६,१४; २१,९,१०; जै. ७८;  
 १७८; गो. २, १,२२; ४,६; ५,  
 ७; ६,१६; स्वोऽस्वै शां. ३०,३;  
 स्वेन ऐ. १,३; १३; १५; १६; ३०;  
 २,३; ५-७; ६,१; ३६; ऐआ. ३,  
 १,६; शां १,१; २,१; ३,२; ९,२;

१५,४; १६,५; १७,३; १९, ४;  
 २२,७; २३,६; २५,१; ४; १३;  
 २६,८; ३०,५; शांआ. १,२; २,  
 १; १६; १७; ७,१५; श. १,३,  
 ५,४-५,३,५; २,१,४,१४; २,१,  
 १७; ३,४,३२; ४,३,१०; ५,३,  
 १८; ३,६,३,२१; ६,४,४, १५;  
 ६,१,११; ७,३,८; ७,४,१,४१;  
 ४२; ५,१,३; ८,२,१,६; ९,१,  
 १, ८; ९; २, २,३; ३, ३०;  
 ४,२,१५; ११,७,४,२; १२,८,  
 २,८-१०; ३,३; १३,२,२,१८;  
 ३,३,३; ४,२,३; ५,१,५; १४,७,  
 १,१०; का. १,१,४,१४; २,१,  
 ११; ४,१,२३; ५,२,१७; तै. २,  
 ४,४, ११; ६,६,१; २; २,५,२,  
 २; ८,३,६; ३,३,२,२; ७,३,५;  
 तां. ६,५,१२; ९,२,५; ७,९,१५;  
 ९,९,१४; १३,३,३; ४,१८; ५,  
 ३; ६; ६,५; १८,१,२३; १९,३,  
 २; जै. ११५; घ. १,५; ६; गो.  
 १,२,१०; २,३,२०; ६,१३; १६;  
 स्वैभ्यः जैठ. २, ४, ३, ८; स्वेषु  
 ऐ. १,५; १६; २,१; २२; ८,२६;  
 शां. ८,१; श. ५, १,१,१; १०,  
 ३,५,९; ११,१,८,१; १४,४,१,  
 २०; तां. २०,५,५; स्वैः शां ५,  
 १०; शांआ. ६, २०; श. ४, ३,  
 ४,१४; ८,२,१,६; १; १२,३,  
 ५,२; तै. २, ४,४, ५; जैठ. १,  
 १४,३,६; १०; गो. १, ५, २२;  
 सौ श. ४,२,१,२; ५,३,१,१०.  
 स्व-कर्मन्-र्मणा ना. १,५,१५;  
 -र्मभिः तैआ. १, ८, ६; -र्मसु  
 गो. १,५,२५.  
 स्व-कामिन्-मी श १०, २, ६,  
 ७; तैआ. ४,३१,१.  
 स्व-कृत-तम् श. ५,२,३,०; ७,  
 २,१,८; जै. ३०; -ने श. ५,०,  
 ३,३; तै. १,६,१,३; ७,१,९,२,

२,१,५.  
 स्व-गृह-हे श. १४,९,४,२३.  
 स्व-ज-जः ऐ. ३,२६.  
 स्व-तपस्-पसः तैआ. १, ४, ३;  
 ९,४.  
 स्व-तवस्-वदम्यः का. १, ४,  
 ३,१२; -वसः शां. ५,२; गो. २,  
 १, २०; -वसे तै. २, ८, ५, ५;  
 -वोभ्यः श. २,५,१,१४.  
 स्व-तवती-त्यो का. १, ४, ३,  
 १२.  
 स्व-तसः(ः) जैठ. १,१०,१,११.  
 स्व-तेजस्-सा तैआ १, १५, १;  
 १६,१; १७,१; २; १८,१.  
 स्व-धनुस्-नुः तां. ७,५,६.  
 स्व-धर्म-र्मम् तै. ३,६,७,१.  
 स्व-धर्मन्-र्मन् ऐ. २,१२.  
 स्व-धा-धया ऐ. ३, ३७; ऐआ.  
 २,१,८; श. २,४,२,१५; ६,६,२,  
 ६; का. १,३,३,१३; तै. २, ८,  
 ९,४; ३,२,२,२; तैआ ६, १,०;  
 १०, १०,३; जै. ३; जैठ. १,६,  
 २,७; मं. २, ३,४; १७; -धा श.  
 १,४,५,१; २,४,२, २; ६,१,२,४;  
 १०, ५,२,२०; १२, ७,१,९; ८,  
 १,७; १९; १३,८,१,४; का. १,  
 ३, ३,२; ६, १, १६; तै. १,२,  
 १०,२,३; ६,९,५; २,६,३, २;  
 ४:७,८,२; १६,२; ८,३,५; ८,९,  
 ५; ३,२,९, १३; ३,६,४; तैआ.  
 ६,७,२; ८,१; १०,२,१; ३,१;  
 ४,१,६,१; जै. १४३; घ. ४,७;  
 मं. २, ३,१५; वं. ३; गो. १,३,  
 १६; ४,८; २,१, २४; -धा: ऐ.  
 २,२३; श. ११, ५, ६, ४-८;  
 तैआ. २,१०,१; ६,९,१; -धामिः  
 श. १, २,५, १९; का. २, २,३,  
 १८; तै. ३, १,१,६; २,९, १३;  
 तैआ. ६,४,२; -धाम् श. १२,  
 ७,२, १४; तै. १, ४,९,१; २;

† = य. २४, १६ । काश्री. ५.१, १६-१७ । तु. स्व-नवान् य. १.७.८५ । † ← स्व-तवन्-वती- ।

२, ६, ४, ४; १४, ६; ८, ३, ४; ५, ६;  
 जै. १४३<sup>३</sup>; गो. १, २, २२, ३, ११;  
 १२; ४, ८; -धायाः श. १२, १,  
 २, १; गो. १, ४, ७, ८; -धायाम्  
 श. १२, ८, १, ७<sup>३</sup>; १३, ८, १, ४;  
 गो. १, ५, २१; -धायै श. ५, ४,  
 ३, ७<sup>३</sup>; तै. १, ३, १०, ८; २, ७,  
 १६, १; सं. २, ३, १०.  
 स्वधा/कृ, स्वधाकरोति तैआ. २,  
 १०, १; स्वधाकुर्यात् श. ११, ५,  
 ६, २.  
 स्वधा-कार- -रः श. १४, ८, ९,  
 १; तै. १, ६, ९, ५; ३, ३, ६, ४;  
 गो. २, १, २४; -रम् श. १४, ८,  
 ९, १.  
 स्वधा-कृ(त→)ता- -ता तै. ३,  
 २, २, २.  
 स्वधा-भू(त→)ता- -ता ष. ४,  
 ७.  
 स्वधा(-धाऽआ-)यिन्(√इ)-  
 -यिभ्यः श. १२, ८, १, ७<sup>३</sup>.  
 स्वधा-वत्- -वः श. ६, ८, २,  
 ९<sup>३</sup>; तैआ. १, २, ४; ४, ५, ७;  
 -वन्तौ तैआ. १, १०, २; -वान्  
 ऐआ. ५, २, २; शां. २१, २; तै.  
 २, ७, १२, २.  
 स्वधा-विन्- -विनः तैआ. ४, १०,  
 ५, ५, ८, १२; -विभ्यः तै. २, ६,  
 ३, २<sup>३</sup>.  
 स्व-धामन्- -म्ने तै. २, ८, ६, ८.  
 स्व-धुर्- -धूः तां. ७, ९, १२, १३<sup>३</sup>;  
 जै. ११३.  
 स्व-धृति- -तिः ऐ. ५, २२<sup>३</sup>; श. ४,  
 ६, ९, ८; १३, १, ६, २; सं. १, ३,  
 १४<sup>३</sup>; -ती तै. ३, ७, ६, ८.  
 स्व-भानु- -नवः श. २, ६, १, ३८;  
 का. १, ६, १, २५†; -नवे शां.  
 २२, १.  
 स्व-भूत- -ते श. ४, ४, १, १५;  
 तैआ. १, ११, ८.

स्व-यशस्- -शसम्, -शाः तै. २,  
 ८, ७, ४.  
 स्व-युक्ति- -क्तिभिः तै. २, ४, ५, ४.  
 स्व-योनि- -नि आ. १, ९०; -नौ  
 शां. २<sup>५</sup>, ५: ६<sup>३</sup>; ८; जै. ३६.  
 स्व-राज्- -राजः ऐ. ५, ५; शां. २२,  
 ८<sup>३</sup>; श. ५, ३, ४, २१<sup>३</sup>; -राजम् ऐ.  
 ८, १२; १७; तां. १०, ३, ८; -राजा  
 श. ७, ४, १, ९; -राजे तैआ. १,  
 २९, १; -राट्, ङ् ऐ. ८, १४<sup>३</sup>;  
 १९; ऐआ. ५, २, २; शां. १७,  
 १; श. ३, ५, ४, १५; ७, ४, २,  
 २३<sup>३</sup>; २४<sup>३</sup>; ५, १, ३१<sup>३</sup>; ८, ३, १,  
 १४; ६, १, ८<sup>३</sup>; १०, ५, ४, ८; तै.  
 १, १, ७, २; ८, ६; २, ६, ५, ४; ७,  
 ७, २; तैआ. १०, ११, २; २२, १;  
 तां. १०, ३, ८; गो. १, ५, ८.  
 स्वराट्-वत्(मतुप्)- -वत् शां.  
 २२, ६; ८<sup>३</sup>.  
 स्व-राजन्- -राजे तै. ३, ९, ९, ३;  
 १०, ७, १.  
 स्वराज्ञी- -ज्ञी तै. ३, १०, ६, १;  
 ११, ३, १.  
 स्व-राज्य- -म् आ. १, ४१२.  
 स्व-रूप- -म् तां. ५, ७, ९.  
 स्व-रोचस्- -चाः तै. २, ७, ८, १.  
 स्व-लोक- -के तैआ. १, २०, १.  
 स्व-वासिन्- -सिनी आ. १, ५११.  
 स्व-वृत्- -वृत् गो. २, २, १४.  
 स्व-वृक्ति- -क्तिभिः ऐ. ५, ४; ऐआ.  
 ५, ३, २; शां २२, ६.  
 स्व-शिरस्- -रसाम् जैआ. २, १३, ७.  
 स्व-सर- -रस्य श. ४, ३, ५, २०; तै.  
 २, ८, ६, ६; -रेषु तां ११, ४, ३.  
 स्व-सिच्- -सिचः श. ५, ४, २, ५.  
 स्व-स्थान- -नः आ. १.  
 स्व-होत्- -ता ऐ. १, २२.  
 स्वै(खऽए-)षु- -म् श. २, ४, २, ४;  
 का. १, ३, ३, ४†.  
 स्वैपावीर- -रऽइव शां १, १.

स्वयम् ऐ. १, ६; २, १५; १६; ३४<sup>३</sup>;  
 ३, २१; ४, १; ६, १०: ३४; ८, २६<sup>३</sup>;  
 ऐआ. ३, २, ४; शांआ. ४, १३;  
 १०, १<sup>३</sup>; १२, ५; १४, ५; १८, ४;  
 २२, १; २६, ३; ५: २८, ३; श. १,  
 १, १, १५; २, २, १०; ५, १४; २१:  
 ३, १, २६<sup>३</sup>; ६, २, ३; ३, ८; ७, ३,  
 २५; ८, २, ४; ३, १; ३; १०; २, २, ३,  
 २५; ३, २, १४; ४, २, १९; ५, १,  
 १४; ३, ५, १, २६; ३, १९; ४, १, १,  
 २२<sup>३</sup>; ६, ८, १३; १५; ६, ८, १, ३;  
 ७, ४, २, २; ५; ९, २, १, १४<sup>३</sup>; १०,  
 ४, २, १; ११, १, ७, ३; ४<sup>३</sup>; ८, ३, ६;  
 १३, २, ७, ११<sup>३</sup>; १४, ७, १, १०<sup>३</sup>;  
 का. १, ३, ३, २२; ३, ३, १६; ४, ३,  
 १२; २, १, १, ११; २, ३, १९; तै. २,  
 ४, २, ५; ६, ४; ३, २, ९, ७; ३, ६, ८;  
 ११, ४, २; १२, ९, ३; ५; तैआ. १,  
 ५, २; २, ९, १; ८, ७, १; तां. २,  
 ११, २; १६, २; जै. ४७; ८७; ८९;  
 १९८<sup>३</sup>; जैठ. ३, १, ५, ५; २, २, १;  
 ष. ४, १<sup>३</sup>; सा. २, ५, ४; गो. १, १,  
 १; ३; २, ५; २, २, २३.  
 स्वयं-श्रुत- -तः श. ७, ३, १, २६.  
 स्वयं-सम्(द्ध→)द्वा- -द्वा गो.  
 २, २, २०.  
 स्वयं-संपन्न- -म् जै. ८९.  
 स्वयं-संभूत, ता- -तम् शां. २०, ४;  
 -ताः श. १३, ४, २, ८; ११; १४; ३, ५.  
 स्वयं-कृत, ता- -तः, -ता तै. १, ७,  
 ३, ८.  
 स्वयं-ज्योतिस्- -तिः श. १४,  
 ७, १, १०; १६.  
 स्वयं-दिन्- -म् तै. १, ७, ३, ८.  
 स्वयं-निर्दिष्ट- -ष्टः श. ८, ६, १,  
 १६; ९, १, १, ३९; २, १२.  
 स्वयम्(-म्ऽअ-)भिरचित- -तः  
 जै. १०.  
 स्वयमा(-म्ऽआ-)तृ(ण्ण→)ण्णा  
 (√तृद्)- -ण्णया श. ७, ४,

७ = य. १९, ३६ । † 'स्व-भावनः' इति मुपा. अशुद्धः व. श. । ‡ 'एवं' इति मुपा. ? ।

२,९;९,२,१, २३; -ण्णा श. ६,  
२,३,६;७, ४,२, १३;२३; ४;८;  
९;१०; १३:२०;५,१, ३५: ८,  
३,१,७;१०;११; १३;२, १३:५,  
४,१०;६,२, ८;१६;७,१,९;१०;  
१७; १८;१९;२,११:३,२;३;९;  
११;१७; १९;९, २,१,४;२३;३,  
३१: १०,४,३, १४;१६; १८:५,  
४,१५;५,१०: -ण्णा: श. ७, ३,  
२,१३:८,३,१, १०; ७,३, १९;  
४,१; ४;९, ५,१, ५८: -ण्णाम्  
श. ६,१,२,३;२,३,१;३:५;७,  
४,२,१-३;५,२, ४०:८,५,४,९;  
७,२,११; १२;३,४;९;११; १३:  
९,२,१,३-५;३,३१:१०, १,३,  
७;४,९; -ण्णाया: श. ६,१,२,३१;  
२,३,२;४; ७,४,२,१०;१३: ८,  
३,१,११;१३;२,१३; -ण्णायाम्  
श. ७,४,२,१३;८,७,३,२:३;४;  
-ण्णायै श. ७,४,२, २०;८, ३,  
१,१३: ६,२,८; १६; ७, १,९;  
१०: १७-१९; २, १२; -ण्णासु  
श. ८, ७,४, १;४; -ण्णे श. ८,  
७,३,२०;१०,५,४,१५.  
स्त्रयमातृण्ण-व(त्→)ती- ल्यः  
श. १०,४,५,३.  
स्त्रयमुदित्(म्सुडद्/इ)- म्  
श. ५,३,२,६.  
स्त्रयमुपेत(म्सुडप/इ)- तः  
श. ३,८,४,६.  
स्त्रयं-प्रक्षी(ण्→)णां- णां,  
-णांयै श. ५,३,२,५.  
स्त्रयं-प्रस्तुत्- म् श. ४,६,९,१७.  
स्त्रयं-भु- भु श. १०, ६, ५,  
९;१४,५,५,२२;७,३,२८.  
स्त्रयं-भु, भू- भु श. १३,७,१,  
१; तै. ३,१२,३,१; तैआ. १,२३,  
८: २,९,१; ३,६,१;१०,१४,१;  
-भु: तैआ. १०, ६३, १: -भुम्  
तैआ. १, २३, ८: -भुव: जेड.  
४. ८,१,१: -भुवं तैआ. ३, ६.

१; -भू: ऐ. ८,१४; १९; शांआ.  
१५,१; श. १,९,३, १६; १३,  
५,२,२३; वं. २; गो. १,२,८.  
स्त्रांकृत(←स्त्रयं-कृत)- तः श. ४,  
१,१,२२;२,२१.  
स्त्री/कृ,स्त्रीकुरुते श. १,५, ३,५;  
३,३,१,२; स्त्रयंकुर्वत श. १, ५,  
३,५;३,२,१,२३.  
स्त्री-कृत्य श. ३,२,१, २३;४,२,  
१, ६;५,३,४,२४.  
स्त्रगा श. १,८,३,२१:९,२,१८;२,५,  
२,४४; ६,१,४७; १३, १,२,३;  
का.१,७,१,३७;६,१,२०; तै. २,  
४,१,९;३,३,८,११;८,३,६.  
स्त्रगा/कृ,स्त्रगाकरोति श. १, ८,  
३,११;२१:९,२,१५; ४,२,५,१;  
१३, १,२,३; तै. ३, ३,८, ११;  
८, ३,६; स्त्रगाकरोति श. १, ९,  
२,१४;१५; गो. २,२,१२.  
स्त्रगा-कार- -रः श. ४,४,५,३;  
तै. २, १,५, २; -रेण तैआ. ३  
८,२.  
स्त्रगा-कृत,ता- -तः श ३, ७,१,  
३०-३२; -तस्य तै. ३, १०,८,  
२; -ता श. १,९,३,१८.  
स्त्रगा-कृति- -ल्यै तै. २,१,४,८;  
तैआ. ५,८,२.  
स्त्रगृह- ख- द्र.  
स्त्र(सुडअ)-ङ्ग- ङ्गः श. ६,७,३,१०.  
स्त्र(सुडअ)-ङ्गुरि- -रिः श. ६, ५, ४,  
११; तैआ. ४,३,२.  
स्त्रज- ख- द्र.  
स्त्र(सुडअ)-ञ्च्- -ञ्चम् तै. २, ८, २,  
४:५,४.  
स्त्रतपस्-,तुवस्-,तस-,तेजस्-ख-द्र.  
स्त्रद,स्त्रदते श. २, ४,४,१६: का.  
१,३,४,९; स्वदन्ते तै. २, १,१,  
३: स्त्रदात् तै. ३, ६, २, २;  
स्त्रदाति तै. १,३,५,१: स्त्रदाति  
तै. २, ६,७,६; ८,४; स्वदन्तु श.  
५,१,१,१६; ६,३,१, १९; मं.

१,१,१: स्वदन्ताम् श. ३, ७,३,  
१२; स्वदन्तु श. ३,२,२, १९;  
तै. ३,६,३,२;४; स्वदन्तु श.३,  
७,४,६; स्वदस्व ऐ.२,९.  
स्त्रदयति ऐ. २, ९; ऐआ. २,१,  
७: शां. १०, ५; १६,८; २८,२;  
श. १,७,१,१९; २,४,४,१६:६,  
१,७; ४,१,१,१३; ६,६,३,५;६;  
१२, ७,३,५; का १,३,४,९;६,  
१,६; तैआ. ५, ७, ७; ८, ११;  
स्त्रदयति तै. १,१,८,५; ३,५,१;  
६,१,१०;११; ७,२,५;४,४; तां.  
६, ९, ९: स्वदयन्ति जै. ४८;  
स्त्रदय तै. ३, ६, ३, १; स्वादय  
श. ४, १, ३, ७: अस्त्रदयत् श.  
४, १, ३, १०; अस्त्रदयन् तै. २,  
१,१,२; तां. ८,४,५; अस्त्रिप्वदन्  
श. १,४,१,१६.  
स्त्रदयित्वा श. १२,७,३,४.  
स्त्रदित्,त्ता- -तम् शां. १२, ८; तै.  
१,१,७, १;८,५; ४,८,४; -तस्य  
तां. १८, १, १२; -ता: तां. ६,  
९,९.  
स्त्रधनुस्-,धर्म-,धर्मन्-,स्त्रधा-,  
-धामन्- ख द्र  
स्त्र(सुडअ)-धिचर(ण→)णा- णा श.  
१,९,१,८; तै. ३,५,१०,२.  
स्त्र-धित(=सु-धित/धा)- -ता तै.३,  
७,१३,१.  
स्त्रधिति- -ति: शां. १२, ३: श. ३,  
६,४,१४; तै. ३,६,२,२; तैआ.  
१०, १०,१; ५०, १; -तिना मं.  
१,८,७; -ते श. ३,१,२,७;६,  
४,१०;८,२,१२; मं. १,६,६.  
स्त्रधुर-,धृति- ख- द्र.  
स्त्र(सुडअ)-ध्य(क्ष→)क्षा- -क्षा श.  
३,२,४,२०.  
स्त्र(सुडअ)-ध्वर- -रः श. १, ४, १,  
३९:६,४,३,९; तै. ३, ५,२, ३;  
-रम् ऐ. १,१६.  
स्त्रध्वर्यु- -र्यु: जेड.४,६,१,६;२.४.

स्वन(√स्वन)- नेभ्यः तै. ३, ४, १२, १.  
 स्वन(सुडअ)-नीक- -०क ऐ. १, २८; शां. ९, २.  
 √स्वप्, स्वपिति ऐआ. ३, १, ६; शांआ ७, १९; श. १, ६, ३, ४१; १०, ३, ३, ६; ५, २, १४; १४, ५, १, १८; स्वपिति श. ३, २, २, २२; १०, ५, २, ११; ११, ५, ७, १; जै. १६०; जैड. ३, १, २, ५-८; स्वपितिऽइव शां. १, ४; श. २, २, ३, २१; का. १, २, ३, १७; स्वपन्ति श. ३, २, २, २२; ४, १, २, २५; स्वप्न्यामः श. ३, २, २, २२; स्वपितु गो. १, २, २; स्वप्त-तैआ. १, २७, २; स्वप्यात् श. २, १, ४, ७; ३, ९, ३, ११; १०, ५, २, १२; का. १, १, ४, ६; स्वाप्तीः मं. १, ६, २६.  
 अस्वापयन् तां. १२, ५, १९;  
 अस्वापयः तै. २, ५, ८, ११; सुपुप्याः श. ११, ५, ४, ५.  
 सुप्त-सुपुवा, सुपुप्त-, सुपुप्वस- गद्र.  
 रस्वपत्- -पतः श. ३, २, २, २३; -पते श. १०, ५, ३, १२; -पन् श. ८, ५, १; १७; -पन्तम् श. ३, २, २, २७; १०, ५, २, १२.  
 रस्वपत्- -पतः तैआ. ४, २८, १; जै. १९०; -पन् शांआ. ४, ५; श. २, ६, २, १७; १२, ३, २, ७; का. १, ६, २, ८; जैड. ३, १, १, १४; गो. १, ५, ५; -पन्तः तां. १, ६, १०; -पन्तम् तैआ. ४, २८, १; जैड. ४, १, १, २-६; गो. १, २, २.  
 स्वपन्- -म् तै. ३, ४, १४, १.  
 स्वप्तव्य- -म् तां. १०, ४, ३.  
 स्वप्- -मः श. १०, ५, २, १४; १४, ७, १, ७; जै. १६०; गो. १, २, २; -मम् शांआ. ५, ३, ६, १९; श. १४; ७, १, १९, २०; जै. १४; गो. १, २, २; -माः ऐआ. २, ४, ३;

३, २, ४; शांआ. ११, ४; -माय तै. ३, ४, ६, १; -प्ने शांआ. ६, २; श. १२, ९, २, २; तै. २, ६, ६, १; जैड. ४, ५, १, २; -प्नेन श. ३, २, २, २३; १४, ७, १, १२.  
 स्वप्न-स्थान- -म् श. १४, ७, १, ९.  
 स्वप्ना(-प्रडअ)-न्तु- -न्तम् श. १४, ७, १, १८; -न्ते श. १४, ७, १, १४; १७.  
 स्वप्न्या- -प्न्यया शांआ., ६१५; श. १४, ५, १, १९.  
 स्व(सुडअ)-पर्यु, स्या- -स्या तै. २, ५, ५, १; -स्यानि तै. २, ५, ८, १०; ८, १, १; -स्यै तै. २, ६, ९, १.  
 स्व(सुडअ)-पराह- -ह्ने ऐ. १, २२.  
 स्व(सुडअ)-पस- -पसः तै. ३, ६, ३, ४; आ. जैआ. १, २६०; -पाः श. ४, ५, ९; तै. २, ४, ७, ४; ८, ४, ७; तैआ. २, ५, १.  
 स्वपस्य- -स्याय श. १३, २, २, ९  
 स्वभानु- ख द्र.  
 स्व(सुडअ)-भिगूर्त- -म् तै. ३, ६, २, २.  
 स्व(सुडअ)-भ्य(-मिडअ)-क्त- -म् शां. १०, १.  
 स्व(सुडअ)-मृत- -म् तैआ. ७, १०, १.  
 स्वर (:) ऐ. २, ३१; ३२; ३७; ३, ३९; ५, १२; १४; २०; ३१; ३२; ३४; ६, ७; ७, ३, ८; ७; ११; १३; १८; २७; ऐआ. १, ३, २; ५, १, ४; ५; ३, २; शां. ३, ५; ६, १०; १२; २३, ६; ६; २७, ६; ३०, ६; शांआ. १, ८; ४, १४; श. १, १, २, २१; ९, ३, १४; २, १, ४, ११, -१४; २५-२९, ४, १, १; ३, २, २, ६; ३, २, १२; श. ७, १, ३२; ४, ३, ४, १७; ४, ४, ११; ६, ९, १२; २४; ५, २, १, १०, ६, ३, १, १५; ३, १४; ४, १, ६; २, ६; ३, ६; ७, २, ६; ८, १, २, ४; ४, २; ६, ३, १८; २४;

७, ४, ५; ९, २, ३, २४; २७; २८; ३५; ३९; ३, ३, १४; ४, २, १९-२३; २५; ४, ४, ३; ५, १, ४८-५०; ११, १, ६, ५, ८, ४; १२, ४, १, ८, ८, ३, १८; ९, २, ८, १३, २, ६, ८, १४, ३; १, २, ८; ४, २, ५, ७, १, ८, ६, ४, ५, ९, ३, ७; १३; ४, २, ५; का. १, १, ४, १०-१३; २३; २४; २६; ४, २, १; २, २, १, १५; तै. ३, १०, २, १; ५, १; ११; २, ४, ३, १; ४, २; ५, ३; १२, ३, १; ५, ३; ४; ७; तैआ. १, १, २; १४, ४; १५, १; १६, १; १७, २; १८, १; २१, १; २७, ५; ३१, ४; २, ११, १; १९, १; ३, १, ५, २; ६, २, ३; तां. ५, ३, ५; ७, १, ११; जै. ११२; १२३; १८२; जैड. १, १, १, ५; ७, १, ६; १४, ४, ४; २, ३, ३, ३; ७; ३, ४, ३; ४१, ८; ३, २; ४, ४, ६, ६, ९, ६; ४, ५, १, ५; १२, २, ३; ५; ६; २, २; मं. १, ६, ३०; २, ४, ५; १४; गो. १, १, ६; १९; २७; २, ४; ३, ३; १७; ४, २३; २, २, १४; ५, १३; ६, १४. =सुवर् गद्र.  
 स्व-पृष्ठ- -ष्टम् तां. १२, ९, १९; आ. जैआ. १, ५१८; ५२०; -छानि तै. १, १२.  
 स्वर्ग- -र्गः ऐ. २, १३; १७; ३, ४६; ४, ४; २०; २१; ५, २४; २६; ३२; ६, ७; ८; २०; २३; २६; ३६; ७, १०; ऐआ. ३, १, ६; शां. ८, ९; १०, ३; १२, ५; शांआ. ७, १५; श. १, ९, ३, १०; ६, ३, ३, १४; ७, २, ४; ४, ११; ७, २, १, १०; ३, १, १२; ५, २, ३६; ८, १, २, ४; ४, १, २४; ५, ३, ४; ६, १, १; २३; २३; १८; १९; ७, ४, ६; १७; ९, २, ३, २४; ३, ४, १२; ४, ४, ३; १०; १, ४६; १०, २, २, २; ५, ४, ६; ९; ११; १३; १९; ११, ५, ६; ३;

१२, ८, १, २२; ९, २, ८; १३, १,  
 ३, १; ३; २, १, ५; ६; ५, २, ८, ५;  
 ५, २, २, ४, २, ८; १३, ३, १, २, ८; तै.  
 ३, १०, १, ३; ४, २; ११, १, १; १२,  
 २, १; ४, १; ५, ७, ८; तैआ. १,  
 २, ७; २, ६, २; जै. १०; ८४.  
 ११०; १३२; १४५; १५६;  
 १६८; १७०; जैउ. १, ४, ३, ३;  
 ३, ३, ३, ७; छ, ७, २, ११-१७;  
 तां. छ, ६, १७; २४; छ, ७, १०, २,  
 १, ३१; १२, ११, १०; ११; १६,  
 ५, १५; ८, ६; १५, ६; १८, २, ४;  
 १४; ७, १२; २५, १०, १६; प. १,  
 ५; गो. १, ३, १, ८; ४, ८; १०; १२;  
 २, ३, १, ७; ५, ८; ६, २; ५; १६;  
 -गैस्व ए. १, ७; ९; १०; १३;  
 १६; २, १; ३; ६; ११; १३; १४;  
 ३२; ३, १७; १९; ४२; छ, ४,  
 १७; २०; २१; २३; २७; ३२; ९,  
 १; १४; २४; २६; ३०; छ, ४; ६;  
 ७; ९; १९; २०; २१; ३२; ३४;  
 ७, १०; १२; ३०; ८, २४; ऐआ.  
 २, ३, ८; शां. १, १; २, ६; ९; ३,  
 ३; ५, १०; ७, ६; ७; ८; ८, २; ९;  
 १०, २; १३, ३; १८, ४; २२, १;  
 ३; ५; २३, ५; २४, ८; ३०, ६;  
 शांआ. ७, २; ४; १०, ८; शा. १,  
 ६, १, १०-१३; १५; १९; २, ३; ७,  
 ३, ३, १६; ३, ४, ३, ८; ५, १, ९;  
 ७, १, २३; ८, १, १६; ९, ३, १०; छ,  
 १, १, २५; १, ५, १; २, ५, ५; ७; ९;  
 ३, २, ५; ४, ४; ८; छ, ३, १, १४;  
 १५; ३, १४; ५, ४, ७; ८; ६, १, १२;  
 ७, २, ६; ४, ८; ११; ७, ४, २,  
 १६; ५, २, ३६; ८, ५, ३, ४;  
 ६, १, २; २३; ६, २, ५; ३, १८;  
 १९; २१; २४; ७, ४, १७; ९, २, ३,  
 २४; २६; २८; ३, ३, २; ३; ४;  
 ५; ४, ४, ३; ११; १५; ५, १, ४८;  
 १०, २, १, १; २, २; ४, ४, ४; ५, ४,  
 ६; ९; ११; १३; १९; ५, ५; ११, १,

१, २; २, ६, १३; ७, २६; ४, १, ८;  
 १६; २, १९; ५, ५, १; ३-६; १२,  
 २, २, ६; ९; १०; ११; ३, १; १२;  
 ३, १३; ४, १, १०; ७, २, १५; ८, २,  
 २; ९, १, १७; १३, २, १, ५; २, १६;  
 ३, १; २, ५, २; ७, १०; ८, १, ९, ७;  
 ११, २; ८, ४, १; १४, २, १, २; ६,  
 १, ८; ७, २, ११; ८, ४, १; का. १,  
 १, २, ९; तै. ३, १०, ९, १०; ११;  
 ११, २; ५; ११, ७, ३; ९, २;  
 ७; १०, ४; १२, २, २; ३; ४; ५;  
 ६; ७; ८; ९; ४, २; ३-६; ७;  
 ५, ७; १०; तैआ. २, १, १; ९, १;  
 १४, १; १९, १; जै. १०; १३;  
 १९; २०; २२; ३२, ४, ७; ५४;  
 ६२; ६५; ६९; ८१; ८४; तां. २,  
 ६, २; १२, २; १५, २; ३, २, ५, २;  
 छ, २, २; ३, २; ३; ५; ४, ६; ५, ३; १८;  
 ७, १०; ९, २, २; १, १०; ३, ५; ४,  
 ५; ५, ४; ६, ८; १५; ७, ११; ६, ७, ९;  
 १७; २४; ७, ४, २; ७, १७; १८;  
 ८, ३, ५; ४, १; ९; ५, ७; ८, १३;  
 ९, ५; १५; १६; १०, ४, ५; ११, ५,  
 २०; ८, १४; १०, २, ३; १२, ३, ३;  
 ५, १६; ६, १२; १०, ६; ११, ११;  
 १२; १३, ९, १९; ११, २, २; १४, १,  
 १३; ३, २, ४, ५, २, ५; ९, १६; २९;  
 ३२; ४०; १०, ९; ११, ३, १, ३; ३६;  
 ५, ११; ९, १४; १६, १२, १; ७;  
 १५, ६; १७, २, १; १२, ३; ४; १८,  
 २, ४; ८; ९; १४; ७, १; ९; १०;  
 १२; १३; १०, १०; १९, ११, ६;  
 २०, ७, १; ११, ३; १५, ९; २१,  
 ८, २; ६; २५, १, ३; २, २; ८, २;  
 १०, १७; १६, २; जै. १००; ११५;  
 ११६; १२९; १३२; १३६;  
 १३७; १४५; १४६; १४७;  
 १५२; १५६; १६८; १७६;  
 १७७; १९४; २००; २०९;  
 जैउ. १, ४, १, १; २; ३; ५; २,  
 ५; २, ६; ८; ९; २, १, १, २; २०;

३, १, ५; ७; ९; ११; २, ५; ३, २; ४,  
 १, २; २२; ५, २; छ, ५, १, ४; ६, ३,  
 ४; ५; ८, ३, ३; १०; ८, ४, ७;  
 ५, २; ४; ५; ११, ४, ६; प. १, ५;  
 २, २; ३; सं. १; सा. १, १, १५;  
 १६; १७; १८; ४, १४; १५; ३, २,  
 ५; ८; ३; गो. १, २, १५; २२; ३,  
 ८; १०; ४, ८; १०; २०; २३; २,  
 २, ६; ३, १७; ४, ८; ५, ८; १२;  
 १३; ६, २; ३; १२; -गैस्व ए.  
 १, ८; २, १; १७; ३, १९; २२;  
 छ, १७; २०; ३०; ३२; ५, १४;  
 छ, ६; ८; २३; २६; ३६; शां. ६,  
 १५; ७, ८; ९; ८, २; ९; १४, १;  
 २२, १; ९; २४, ८; शांआ. ३, २;  
 शा. ३, ७, १, २; ३; छ, २, ५, १०;  
 छ, ६, २, ४; ९, ४, ४, १५; ११,  
 ५, ३, ७; १३, १, ३, १३; २, १, ५;  
 २, १६; ३, १; ६, १; ८, १; १०, १;  
 तै. ३, १२, २, ९; ४, ७; ५, ३; ८;  
 तैआ. १, २५, २; तां. २, ६, २;  
 १२, २; १५, २; ३, २, ५, २; छ,  
 २, ३; ३, २; ४, ११; ७, १; ५, ३, ५;  
 ६, ५; ७, ४; ८, ५; छ, ३, १५; ७, ३,  
 २३; ४, १; ७, १२; ८, २, ६; ५, ७;  
 ११, ५, १९; ८, १४; १०, १७;  
 २३; १२, ३, २, ३; ४, १४; ५, १६;  
 १३, ९, १९; ११, २, २; ३, ९; ५,  
 १७; २५; ९, १६; २१; २९; १०,  
 ९; १५, ३, १३; ५, ११; १८,  
 २, ७; ६, ८; ७, ३; ८, १८; १९, ११,  
 ६; २५, १, ३; २, २; जै. १०;  
 १३२; १५६; १६८; जैउ. छ,  
 ८, ४, ५; ७; ५, २; ४, ५; प. ३,  
 ७; आ. १; २, १४, १; गो. १,  
 १, १३; १४; ३, २; ३; ४, ८;  
 १०; २, १, १; ३, १७; १९;  
 २३; ५, ८; १२; १४; १५; ६,  
 २; ३; ५; ७; ८; १३; १६;  
 -गो. ए. छ, १६; १८; ७, १;  
 गोआ. २, २, ४; प. ७, ५, १, ९;

जै. ११०; गो. २, ६, २; -गात्  
 ऐ. ४, १८; १९; ७, ५; ८, २४;  
 शां. ८, ९; श. १२, १, २, ३; ४,  
 २, ७; ३, ७; तैआ. १, ६, ३; तां.  
 २, ६, २; १२, २; १५, २; ३, २, २;  
 ५, २; ४, २, ३; ३, ६, ५, ९; ६, २, ३;  
 ६, ७, २, २; २, ३; ७, ३, २, ४;  
 ११, ५, २, २; ८, १, ४; ९, ६; १०,  
 २, ३; १२, २, २, ३; ५, १, ६; १३, ९,  
 १९; ११, २, २; १४, ५, २, ५; ९,  
 १, ६; २, ९; १०, ५; ११, ३,  
 १, ३; ५, १, १; गो. १, ४, ७; ९;  
 -गात् ऐ. ४, १, ६; ५, १०; ६, १८;  
 ७, १; १०; शां. २, २; ६, १, ५;  
 २, ६, ३; शांआ. ४, १, ५; श. ७, ५,  
 १, ९; गो. २, ६, २; १०; -गाय  
 ऐ. ४, १८; ३, २; ५, १, ४; शां. १, ५,  
 १; २, ६; श. २, ५, १, ४, ६; १२,  
 २, ३, १, १, ५, २, १, ५; १३, २, १,  
 ६; तै. ३, १, २, २, २-८; ४, २-६;  
 तां. १, १, ५, २, २; ९, ६; १४, १०,  
 ५; गो. १, ४, १, ४; २, २; -गो ऐ.  
 १, ५; ३, ४, ६; ४, १, ७; ५, २, ६; ३, १;  
 ६, ७; २, ६; ३, ४, ३, ६; ८, १, ४; १, ९;  
 ऐआ. २, ५, १, ६, १; शां. २, २;  
 १०, ३; १२, ५; १३, ५; ९; १४, १;  
 २; ४; १५, ५; १८, ५; २, ३, ५;  
 शांआ. २, १, ७; ५, २; श. ७, २,  
 १, १, ०; ३, १, १, २; ८, ६, १,  
 १; २; ३; ४; ५; १०; २, १; २, २,  
 ४, १, २; ५, १, ४, ९; ११, ५, २, १०;  
 ३, ६; १२, १, ३, २, २; ३, २, १; ३,  
 ३, १, ३; ३, ५, १, १; ५, २, ८; १, ३;  
 ८, १, २, २; ९, २, ८; १३, २, ७,  
 १, २; ८, ५; ५, २, २; ४, २, ८; १४,  
 ३, १, २, ८; का. १, २, २, ५; तै. ३,  
 १०, ९, १, ५; १, २, २, ९; ४, ७; तैआ.  
 २, ६, २; जै. १, ३; ८, १; १, १, ८;  
 १, ३, ६; १, ३, ७; १, ६, ८; जै. ३, ३,

२, २; ३, ८; १०; ४, ५, ७; ४, ७, २,  
 ९; १८; ८, ४, ३; १०, ४, ९; तां.  
 ४, ६, २, ४; ९, १, ३, १; १५, ३,  
 २, ९; १६, १, २, १; २, ३, १, २;  
 आ. १; गो. १, २, ४; ३, १, २; १, ८;  
 ४, ८; १०; १, २; २, ३, २, ७; १, ७;  
 ६, १, २; १, ४; १, ६; -गोण ऐ. ५,  
 २, ४; ऐआ. ३, १, १, २; ५; ६;  
 शांआ. ६, ८; १, ६; ७, २; ४-८,  
 १, २-१, ४; १, ५; १, ६-२, ३; गो १,  
 १, १, ३; १, ४, ३, २, ३; -गोण ऐ.  
 ४, १, ६; ७, १; गो. २, ६, २; -गो  
 ऐ. ४, १, १.  
 स्वर्ग-काम-मः ऐ. १, ५, २, १;  
 ऐआ. ३, १, ३; शां. ४, १, १; १०,  
 १; शांआ. ७, १, १; तै. ३, १, १,  
 ९, ७; १, २, ५, ४; तैआ. १, २, ६,  
 ६; तां. २, ६, २; १, २, २; १, ५, २;  
 ३, २, २; ५, २; ८, १, ३; १, ८; १, ६,  
 ३, ३; १, २, ६; १, ५, ५; १, ८, २, ३;  
 २, ०, ७, १; १, १, ६; २, १, ८, ३; जै.  
 ७, ०; १, ३, १; १, ५, २; १, ७, ६; -मस्य  
 ऐ. २, ३; १, ७; ३, १, ९; ४, २, ०;  
 शां. ४, १, १; -माः ऐ. ४, २, १;  
 जै. ६, ५; ७, ०; ष. ४, १; गो. २,  
 ६, ३; -माय तां. ७, १, १, १; ८,  
 ८, १, ९; २, १, ३, ०.  
 स्वर्गका(म्य→)ग्या-ग्या जै.  
 १, १.  
 स्वर्ग-कृत-तः ष. १, ५.  
 स्वर्ग-म(म→)मा-माः गो. १,  
 २, २, ३.  
 स्वर्ग-ता-तायै गो. २, ६, ३; १, ४.  
 स्वर्ग-नरक-काणि जै. ४, १, १,  
 ४, ६.  
 स्वर्ग-याण-ग्याः ऐ. १, २.  
 स्वर्गयाणी-णी ऐआ. १, २, ४.  
 स्वर्ग-लोक-कः श. १, १, ४, ४,  
 १, २; तां. १, २, १, १, २; जै. १, १, १;

६, २; १, ०, ०; जै. १, १, ६, ३, ६;  
 -कम् तां. २, ५, ८, २; १, ०, १, ६;  
 जै. ५, ४; १, ३, १; -काय जै. ९, ३;  
 -कै जै. ५, ४.  
 स्वर्गिन्-गो सं. ४.  
 स्वर्ग्य, र्या-र्यः ऐ. ७, १; शां.  
 १, ०, २; तै. ३, १, ०, ९, १, ५; तां.  
 ४, २, १, १; -र्यम् ऐ. ६, २, ०;  
 २, ४; शां. १, ०, २; १, १, ४, ६; श.  
 ३, ९, ३, ३, ०; ४, २, ५, ५; १, १, ४,  
 ४, ८; १, २; १, २, ४, २, ७; ३, ७; का.  
 १, १, २, ९; तै. २, ५, ४, २; जै.  
 ५, ४; ६, ५; ८, १; १, ७, ७; १, ९, ४; २, ०, ०;  
 २, ०, ९; जै. १, १, ६, ३, ६; ३, ३, ३,  
 ४, ३; तां. ७, ४, १; १, २, १, १, १, ०;  
 १, १; ष. २, ७; आ. १; २, ७, १, ०;  
 सं. ४; गो. २, ३, १, १, १; ६, २;  
 -र्यम् इव श. १, २, ४, ३, ७;  
 -र्या ऐ. १, ८, १, ६; श. २, ३,  
 ३, १, ५; ४, ३, ५, १, ०; सं. १,  
 -र्याः तां. १, ६, ३, ७; -र्याणि  
 आ. २, १, ४, १; -र्यान् ऐ. ८,  
 २, ४; -र्याय श. ६, ३, १, १, ४;  
 -र्यायाः श. २, ३, ३, १, ५; -र्ये  
 जै. ८, ४; -र्यां शां. २, २, १.  
 स्वर्गिन्(र/जि)-र्जित श. ८,  
 १, ४, १, ०; -र्जितम् श. ६, ३, १,  
 २, ०; -र्जिते शां. २, ५, ७; २, ६, १, ६.  
 स्वर्ग्योतिम्-तिः तां. १, ४, ९;  
 -तिपी आ. २, १, ०, ९; जै. आ. १,  
 २, ७, ८; २, २, २, ३.  
 स्वर्ग्योतिर्निधन-नम् आ. १,  
 ३, ८, ०; -नानि श. ८, ७, ४, ६.  
 स्व(रूडन)र्णर-रः तैआ. १, ७, १;  
 -रम् शां. २, ०, ३; -रस्य तैआ.  
 १, १, ६, १; -रात् शांआ. २, २, १.  
 स्वर्गि(रूडनि)धन-नम् तां. ५, ७,  
 ७; ८; ९; १, १, १, ०, १, ५; १, ६; १, ६.  
 ४, १, ०; -नानि जै. १, १, ३;

१ एवं G. । 'स्वर्गम्' इति कालि मुपा. । 'स्वर्ग्यम्' इत्येव मूपा. । स्वः (=नन्त्रमये हितं) स्वर्गमित्याशयत्  
 सर्वहस्तलेखसाक्ष्यानुरोधाच्च ।



-नेन तां. ५, ७, ९.  
 स्वहंश- -हंक् ऐ. ४, १०; -हंशम् ऐ.  
 ४, १०; तां. ७, ७, १५; जै. २८.  
 स्वर्पति- -त्ती तां. ६, १०, १४.  
 स्वर्मानु- लुः शां. २४, ३; ४; श.  
 ५, ३, २, २; तां. ४, ५, २; ६, १३;  
 ६, ६, ८; १४, ११, १४; २३, १६,  
 २; गो. २, ३, १९.  
 स्वर्मय- -याः सा. १, ३, ५; ६.  
 स्वर्मह- -हाः सा. १, ३, ५; ६.  
 स्वर्य, यी- -यं जैठ. ३, ६, ५, ५;  
 ६; -यम् शां. २, ५, ७; तैआ. ३,  
 ११, ११; जैठ. ३, ६, ८, १; ४;  
 -यां जैठ. ३, ६, ८, ४; -याणि  
 जैआ. २, २३, १०.  
 स्वर्वत् (-रु-मलुपु)- -र्वत् ऐ. ५, २०;  
 शां. २, ५, ७; तां. ११, १०, १४;  
 -र्वति ऐ. १, ९.  
 स्वर्विद्- -र्वित् श. ९, २, १, ८; -र्विदः  
 शांआ. १२, ४; गो. २, ४, १६;  
 -र्विदम् ऐ. ५, १६; शां. २, ५, ३;  
 २६, ९; श. ४, २, १, ९; -र्विदा  
 श. ६, ४, १, ११; -र्विदि ऐ.  
 ५, ८; शां. २३, ३; -र्विदे श.  
 ९, २, १, ८.  
 स्वर(√स्य)- -रः ऐ. ३, २४; ऐआ.  
 २, ३, ६; श. ११, ४, २, १०;  
 १४, ४, १, २७; २८; तैआ. ७,  
 २, १; १०, १०, ३; तां. १, ५,  
 १५; ७, १, १०; ३, २८; ९,  
 ३, ११; १७, १२, २; ३; २४,  
 ११, ९; जै. ३६; जैठ. १, ६,  
 २, ९; २, १, २, ६; ५, ३, ७;  
 ३, ६, ४, ९; ५, १; प. ३, ७;  
 मा. १, १, ८; १०; ११; दै. १,  
 २३; सं. ३; गो. १, १, २४; ५,  
 १४; २, २, १३; ३, २२; ४, २;  
 -रम् शांआ. ७, १३; श. १४,  
 ४, १, २७; जैठ. १, ४, ४, ९; ६, २,  
 ९; -रस्य जैठ. १, ४, ४, ९; गो.

१, ५, १४; -राः ऐआ. ३, २, ५;  
 शांआ. ८, ८; ९; सं. २; -राणाम्  
 तां. १०, ९, २; -राणि शां. २४,  
 ५; ८; ८; आ. २, १४, १; जैआ.  
 २, २३, १०; दै. १, ४; १८; -रात्  
 शांआ. ७, १३; जैठ. १, ६, २, ९;  
 -राम् सं. ३; -रे शां. १२, ५;  
 जैठ. १, ४, ४, ९; -रेण तां. ७, ३,  
 २६; ११, ५, २६; जै. ३६; जैठ.  
 १, १२, ४, ६; ३, ६, ६, २; सं. २;  
 ३; -रैः ऐआ. २, २, ४; तां. ४, ५,  
 २; -रौ तां. २४, ११, ९.  
 स्वर-तस्रः(ः) दै. १, २४.  
 स्वर-त्व- -म् गो. १, ५, १४.  
 स्वर-नृस्य-नीत-वादित्र- -त्राणि  
 गो. १, १, २१.  
 स्वर-पक्ष- -म् जैठ. ३, ३, ३, १०.  
 स्वर-मात्रा- -त्रया गो. १, १, १७-  
 १९.  
 स्वर-रूप- -म् ऐआ. ३, २, १;  
 शांआ. ८, १.  
 स्वर-वत्(मलुपु)- -वत् श. ११,  
 ४, २, ११; -वताम् -वन्तः सं.  
 २; -वन्तम् श. १४, ४, १, २७;  
 -वन्ति सं. २.  
 स्वरवती- -त्ती सं. १; -स्या ऐ.  
 ३, २४; गो. २, ३, २२.  
 स्वर-विभक्ति- -क्तिः तां. १०, ९,  
 २; -क्तेः तां. १०, ९, १.  
 स्वर-शम्य-नानातन्त्री- -न्त्रीः गो.  
 १, १, २१.  
 स्वर-सम्प(ञ→)वा- -श्या श.  
 १४, ४, १, २७.  
 स्वर-सामन्- -म् शां. १२, ५; श.  
 १२, ३, १, ८; -मभिः ऐ. ४, १८;  
 १९; श. १२, २, ३, १०; गो. १,  
 ४, २१; -मभ्यः श. १२, २, ३,  
 २; ११; गो. १, ४, १४; १५;  
 २२; २३; -मा श. १२, ३, १,  
 ३; ४, १५; गो. १, ५, २; ४;

-मानः ऐ. ४, १९; शां. २४, ३; ४;  
 ५; ८; ९; श. १२, १, २, २; ३, १४;  
 ४, २; २, २, २२; ३, २; ११; ३, १,  
 ४; तां. ४, ५, १; २; २३, १६,  
 १; २४, १४, १; ४; १८, १;  
 २०, १; २५, १, १; ८; २,  
 १; जै. ११८; प. ३, १२;  
 गो. १, ४, ९; १०; १४; १५;  
 २१; २२; २३; ५, ३; -मः  
 ऐ. ४, १९; शां. २४, ५; २५, १०;  
 श. १२, १, २, २; ३, १३; २, १, ६;  
 ३, १०; ३, ५, १२; गो. १, ४, ९;  
 १०; -म्ना जै. १६३; -म्नाम्  
 ऐ. ४, १९.  
 स्वरसाम- -म् ऐ. ४, १९.  
 स्वरसामा(-मडअ)-भिवृत्त- -प्ते  
 श. १२, ३, १, ८.  
 स्वरा(-रडअ)-न्त- -न्तः प. ३, ७.  
 स्वरा(-रडअ)-स्वर- -म् ऐआ. ३,  
 १, ५.  
 स्वरण- -म् श. २, ३, ४, ३५; का.  
 १, ४, १, २५; तैआ. १०, १, ११.  
 स्वरत्- -न्तः ऐ. ५, २०.  
 स्वरितो(-तडअ)-दात्त- -त्तः गो. १,  
 १, २५.  
 स्वर्यस्- -यांसि आ. २, १४, ११.  
 स्वरु- -रवः तै. २, ४, ७, १०; ११;  
 -रुः श. ३, ७, १, २४; -रुम्  
 ऐ. २, ३; -रोः शां. १०, २.  
 स्वरूप- -रोचस्- स्वराजन्- राजी-  
 राज्य-, स्व-द्र.  
 स्व-सुडअ  
 स्वर्क- -र्काः ऐआ. ५, १, १; श. ५, १,  
 ५, २२; १२, ८, १, २; तै. २, ६, ३, १.  
 स्वर्थ- -र्थं तै. २, ७, १२, १.  
 स्ववत्- -सम् तै. २, ७, १२, ४.  
 स्वध- -धः शां. ८, २; तै. २, ७,  
 १६, २; -ध्वा तै. २, ८, ७, ७;  
 -ध्वात् श. ५, ४, ३, १४.  
 स्वधिव्य- -म् तै. २, ८, ७, ९.

†=क. ९, १९, २, 'स्वःप-' इति पपा., मुपा.नाम. च । ‡ हस्तलेखपा. । मुपा.तु 'स्वरीयांनि(स्वरीयन्-)' इति

स्वलोक- वासिन्, -वृत्, -वृक्ति-  
-द्वारस्- स्व- द्रः  
स्वसृ- सा ऐ. ३, ३७; श. २, ६, २,  
९; १३; का. १, ६, २, ५; तै. १,  
६, १०, ४; तैआ. ६, १२, १; जैउ.  
१, १७, १, ६; १८, १, ३; मं. १,  
६, २७; २, ८, १५; -सारः तै. १,  
२, १, १९; -सारम् ऐ. ७, १३;  
श. १, ७, ४, २; ३; जै. १३५; -सौ  
तै. २, ५, ५, ३; -सुः शां. २६,  
११; -सा श. २, ६, २, ९; का.  
२, ६, २, ५; तै. १, ६, १०, ४.  
स्वस्ति- स्तये ऐ. ४, २०; ३०; ८,  
११; शां. २०, ३; २४, ९; २०, ९;  
श. २, ३, ४, ३०; ६, ६, २, ६; १२.  
८, १, २२; का. १, ४, १, २२; तै.  
२, ४, ५, ५; ८, ३; ६, ३, ५; ७, १३,  
३; तैआ. ६, १०, १; ११, २; १०,  
१; मं. २, ५, १४; -स्ति ऐ  
१, ९; १०; ११; २६; २, ७; ३,  
१४; २६; ४, १०; १३; १४;  
१५; २९; ३०; शां. २, ६; ९;  
३, ३; ७, ७; ८; १२, १; १८, ४;  
१९, १; २; २५, ७; श. १, ९, १,  
२७; २, ३, ४, २२; २३; २, २,  
२२; ४, २०; ३, ३, १५; १६; ४,  
१२; ४, ३, १८; ४, ५, १, ३; ६, ३, १,  
२०; ३, ८; ७, ३, १०; २, २, ३,  
२८; १०, ३, ५, ८; १२, २, ३, १२;  
३, ४, ३-५; १३, ४, १, ९; का. १,  
४, १, १७; तै. १, २, २, ५; २,  
७, १३, ३; ३, १, २, ६; तैआ. १,  
१, १; २, १, ३; ४, २, २; ६, ३, १;  
१०, १, ९; ११; जै. ६२; १६८;  
जैउ. ४, ८, ४, ७; ५, २; ४; ५; ११,  
५, १५; तां. १, ३, ८; ४, १; ५, १२;  
६५; ४, ७, ४; प. ५, १; मं. १,  
६, १४; सा. १, ५, १५; ८, १३;  
१४; १५; २, १, ५; २, ३; ३;  
३, ३; ४; ४, १; गो. १, ३, २०;  
५, १२; १३; १४; २, ४, ६;

४, २; -स्तिः ऐ. १, ९; शां. ७, ६; श.  
१, ८, ३, २१; ९, १, २७; २, १८;  
२, ५, २, ४४; ६, १, ४७; ३, २, ३,  
८; ४, ५, १, ४; का. १, ५, १, ३७;  
६, १, ३०; तै. ३, ३, ८, ११; ५,  
११, १; तैआ. १, ९, ७; -स्तिम्  
ऐ. १, ११; २८; शां. ७, ८; श.  
४, ५, १, ४; ६, ६, ४, १-३; तै. १,  
८, १०, १; २; ३; -स्तिभिः तै. २,  
५, ६, ४; ८, ५; ८, १, २; २, ५; ४,  
१; ९, ९; ३, ५, २, ३; ६, १, ३;  
तैआ. १०, १, १६; गो. २, ४, २;  
-स्तेः ऐ. १, ९; -स्त्या ऐ. १, ११;  
श. ३, २, ३, १५; ४, ४, ७, ७;  
४, २, ८; ८, ३, १, १०; ७, ३, १९;  
तै. १, ४, ८, ६; २, ८, २, ६; तैआ.  
४, ४२, २.  
स्वस्ति-गव्युति- -तिः श ६, ३, २, ८.  
स्वस्ति-ता- -ताम् ऐ. ४, २०;  
-तायै ऐ. ४, २९; ३०; ६, १५;  
ऐआ. १, ५, २; ३.  
स्वस्ति-दा- -दाः तै. २, ४, १, ६;  
३, ७, ११, ४; तैआ ६, १, १;  
१०, १, ९; प. ५, १.  
स्वस्ति-मत्- -मान् ऐआ. ४, २२, २.  
स्वस्तिमती- -ती गो. २, ४, २;  
-त्यः ऐ. १, १०; शां. ७, ८.  
स्वस्ति-वाच्य(√वच्) प. ५, १०  
स्वस्त्य(स्तिऽअ-)यन- -नम् ऐ.  
३, २६; ४ २९; ३०; ऐआ.  
१, ५, २; ३; शां. ३, २; ९, ५,  
७; ९; ७, ८; ११, १; १४, १; १८,  
६; शांआ. १, ४; श. ३, ३, ३,  
१६; १३, ४, १, १४; १५; प. ५,  
१; मं. २, ६, १९; सा. २, ४,  
८; गो. २, १, २६; -नस्य शां.  
४, २; -नेन ऐ. ३, २६.  
स्वस्त्ययनी- -नीः तै. १, ४, ८,  
४; ५.  
स्वस्त्य(स्तिऽअ-)र्ध-चरित- -नः सा.  
२, ४, ६; ७.

स्वस्थान-स्वहोतृ- स्व-द्र.  
स्वा(सुऽआ-)प्रयण- -णः श. ४, २,  
२, ९.  
स्वाकृत- स्व-द्र.  
स्वात्(√स्वाद्)- -म् श. ३, ५, ६.  
स्वादु- -द्वः ऐआ. ५, २, ३; -दु ऐ.  
५, २२; ऐआ. १, ३, ४; २, ६, १;  
जैउ. २, २, १, २; -दुः ऐ. ३, ३८;  
श. १, ६, २, ११; -दुना ऐआ  
१, ३, ४; ५, १, ६; श. १२, ७, ३,  
५; तै. १, ८, ५, ४; २, ६, १, १;  
-दुम् ऐ. ७, १५; -दोः ऐ. ५, ७;  
ऐआ. १, ३, ४; ५, १, ६; तै. २, ५,  
५, ७; तां. १३, ४, १६.  
स्वाद्दी- -दीम् श. १२, ७, ३, ५;  
तै. १, ८, ५, ४; २, ६, १, १; -द्वयः  
गो. १, १, ३.  
स्वादिष्ट, ष्टा(-दु+इष्टन्)- -ष्टः श.  
३, ९, ३, २५; -ष्टया ऐ. ८, ८;  
२०; तां. ८, ४, ५; ६; १५,  
११, १; जै. ४८; १६८; -ष्टा तै.  
३, ७, ११, २; -ष्टाः तां. ८, ४, ६.  
स्वादीयस्- -यः ऐआ. १, ३,  
४; ५, १, ६.  
स्वादुष्किली(य→)या (←स्वादुः  
ऽकिल)- -याः शां. १६, ८.  
स्वादु-संसुद्- -न्दः तै. २, ५,  
२, ३.  
स्वा(सुऽआ-)दित्यु- -त्यम् तां. २१,  
१०, १९; -स्त्याः श. १, ५, १, १७.  
स्वा(सुऽआ-)धी- -धियः तै. २, ८,  
७, ६; ३, ६, १, ३; -धीः श. ६,  
७, ४, ३; -ध्यः ऐ. २, २;  
स्वाध्याय- -यः श ११, ५, ६,  
३; ७, २; ३; ४; १०; तैआ. २,  
१८, १; १५, १; -यम् शां.  
२७, १; शांआ. ३, १; ८, ११; श.  
३, ४, ३, ६; ४, ६, ९, ७; ११, ५, ६,  
३-७; ३, ३; ३; ४; ६-१०; ६, १,  
७; तैआ. २, १०, १; ११, १; १२,  
१; १४, १; १५, १; १६, १; १७,

१; जै. १७२; -यात् तैआ. ७,  
११, १; सा. १, ४, १; -येन  
तैआ. २, १५, १.  
स्वाध्याय-धर्म-र्मम् ऐआ. ५, ३, ३.  
स्वाध्याय-प्रवचन-नाभ्याम् तैआ.  
७, ११, १; -ने श. ११, ५, ७, १;  
तैआ. ७, ९, ११.  
स्वाध्याय-प्रशंसा-सा श. ११, ५,  
७, १.  
स्वाध्याय-फल-म् आ. १.  
स्वाध्याया(-यऽअ-)ध्ययन-नम्  
मा. १, १, १७; -नस्य सा. १,  
३, १.  
स्वाध्याया(-यऽआ-)शिक्ष-शिक्षः  
गो. १, २, २३.  
स्वान(√स्वन्)-नामः जै. १८०.  
स्वान-भ्राज् -इ तैआ. १, ९, ३.  
स्वानिन्-निनः तै. २, ७, १२, ४.  
स्वा(मुऽआ-)पि-पयः ऐ. ३, १६;  
-पये श. ५, २, १, २; -पिभिः  
-०पे ऐ. ३, १६.  
स्वापि-मत्-मान् ऐ. ३, १६.  
स्वाप्यय-यः श. १०, ५, २, १४.  
स्वा(मुऽआ-)भू-भुवः ऐ. ६, १२;  
गो. २, २, २२; -भुवम् तै. ३, ११,  
६, ४.  
स्वार्थमुव(←स्वर्थभू)-वः तैआ. १,  
२६, १; गो. १, ५, २१; -वाः  
तैआ. १, २७, २.  
स्वायत्र(←स्वा[मुऽआ-]यु)-वः तां.  
८, ६, ८.  
स्वायुप्-युपा श. ३, ३, २, १४.  
तैआ. ४, ४२, ५.  
स्वा(मुऽआ-)मुष्-युषः तै. २, ५, ७, १.  
स्वार(←स्वर)-रम् श. ८, १, १, ८;  
तां. ७, ३, २५; २७; २९; ९, ३, ११;  
१०, १२, २५; ११, ५, २६; जै. ३६;  
-राणि तां. ७, २, ५; १६, ५, २१;  
-रात् श. ८, १, १, ८; १८, ६, २०;

-रेण तां. १०, १२, २; १८, ६,  
२०.  
स्वाराज्य(←स्व-राज्)-ज्यः तां. १९,  
१३, १; २२, १८, २; -ज्यम् ऐ.  
१, ३०; ७, ३२; ८, १२; १४;  
१५; १६; १७; १९; शां. १७,  
१; २६, ३; शांआ. १, ७; ६, २०;  
११, ७; श. ५, ३, ४, २१; ७, ४, १,  
९; ८, ४, १, २३; १३, १, ७, ३; २,  
७, ११; ७, १, १; तै. १, ३, २, १-३;  
२, ७, ६, १; २; ३; ९, २; ११,  
२; ३, ८, १०, ३; तैआ. ७, ६, २;  
तां. १०, ३, ८; १९, १३, २;  
३; ५-८; २२, १८, ३; ४;  
६; २४, ६, ३; २५, ७, ३;  
जैआ. १, ४१२; -ज्यात् शांआ.  
१, ७; -ज्याय ऐ. ८, ६; १२; १३;  
१४; १७; १८; १९; शांआ. १, ७;  
जै. ११७; १८८; -ज्येन शांआ.  
११, ८; तै. २, ७, ६, ३.  
स्वाराज्य-वैराज्य-ज्ये ऐ. ७, ३२;  
८, १६.  
स्वारूह, ह्रा-हः तै. २, ४, ७, ७; -हाः  
तै. २, ४, ८, १.  
स्वावश्य(←स्व-वश्य)-श्याय ऐ. ८,  
६; १२-१४; १७-१९.  
स्वा(मुऽआ-)वेश्, श्वा(√विश्)-शः  
श. ३, ७; १, ९; तै. २, ५, ५, ५;  
मं. २, ६, १; -शा, -शेन श. ८,  
२, १, ६.  
स्वा(मुऽआ-)शिर-शिरः तां. १४,  
११, ९; -शिराम् सा. २, ३, ५; आ.  
२, ३, ३.  
स्वाशिरामर्क-कः तां. १४, ११, ८.  
स्वा(मुऽआ-)सुद्-दम् श. १, ३,  
४, ११; -दाम् श. १, ३, ३, ११.  
स्वासस्थ, स्था(मुऽआमऽस्थ)-स्थः  
तै. ३, ७, ७, ९; -स्थम् श. १, ३, ४,  
११; तै. २, ६, १०, ६; ३, ३, ६,

७; ६, २, १; -स्थाम् श. १, ३,  
३, ११; -स्थे ऐ. १, २९; तैआ.  
६, ५, १.  
स्वाहा(मुऽअ/बह् ←√ब्रू)-ऐ. २,  
२१; ५, २०; २२; शां. २, ८;  
३, ४; ४, १४; शांआ. ४, ३;  
४; श. १, ३, ३, १७; ४, ४,  
५; का. १, २, ३, १६; ४, ५; ३,  
१, २१; तै. १, ४, ४, ५; ५, ९, ५;  
६; ६, १, २; ४; तैआ. १, ३, १, ४;  
६; २, १८, १; तां. १, ३, १; ६, ८;  
६, ७, २; ६; जै. ११६; १५१; प.  
१, ५; ६; मं. १, १, २-४; १०-  
१२; सा. १, २, ५; ३, ७, ८, ९; १०;  
१३; गो. १, ३, १३; १६;  
स्वाहाऽस्वाहा श. १, ५, ३, १३;  
२३; ४, ५; स्वाहाम् प. ४, ७;  
स्वाहायाः प. ४, ७; गो. १, ३, १६.  
स्वाहा/कृ, स्वाहाकरोति श. ४, ५,  
२, १७; ७, ५, २, २५; २६; ९, १,  
१, ११; ११, ५, ६, २; स्वाहाकरोति  
श. ९, १, १, २१.  
स्वाहा-कार-रः ऐ. ५, २०; शां.  
१२, ४; श. १, ५, ३, १३; ४, ५;  
२, २, १, ३; ३, १, ३, २७; ४, ४, ४,  
२; ६, ३, १, २१; ३, १७; १८; ७,  
५, २, २४; ९, १, १, १३; ४०; २,  
३, ४४; ३, १, १७; ५, १, ४४; ११,  
३, २, १; १४, १, ३, २६; ८, ९, १;  
का. १, २, १, २; -रम् ऐ. ३,  
४०; शां. ८, ४; ५; श. ४, १,  
१, २२; २३; ९, ५, १, ४४; १४, १,  
३, २६; ४, ६; २, १, १४; २१; २,  
१३; १४; १६; १८; ३२; ४०; ८, ९,  
१; -रस्य का. १, २, ४, ५; तै.  
२, १, २, ३; -रेण ऐ. ३, ४०;  
शां. १०, ६; श. १, ५, ३, २२; २,  
२, १, ३; ४, १, १, ५; १९; ६, ७,  
६; ७, ३, ५, १८; ६, ३, ३, १८; ६,

† 'स्वाहृ-ह्रा' इति चाह्वयचपाठः । ‡ 'स्वाहा' इत्यस्याध्ययत्वेन प्रथिदप्रयोगस्य शब्दस्वरूपस्य पृथक्पदार्थवद्वर्णनार्थमेव विभक्तिव्यदो द्र.

२, १४; ३, १७; ७, ५, १, ३, २; २, ४; ९, १, १, १, ३; ४०; २, १, ७; ३, १, १६; ३, १४; ४, १, ६; २, ४; १४, २, २, १; का. १, २, १, २; तै. २, १, २, ३; सा. २, ७, १३; ३, १, १०; ७, ९; गो. २, २, १७; -रैः सा. १, ८, १३; ३, २, ११; -रौ शां. ८, ४.

स्वाहाकार-वषट्कार- रौ जैउ. १, ३, ३, ३.

स्वाहा-कृत, ता- न्तः ऐ. १, २, २; शा. १३, १, २, ३; तै. २, ४, १, ९; ३, ८, ३, ६; -तम् ऐ. २, १३; शां. ३, ४; शा. १, ५, ३, २, ३; तै. ३, २, ३, ५; ६, ३, ४; तैआ. १०, १०, २; गो. २, २, १, २; -तस्य शा. १४, २, २, १, ६; तै. ३, ७, ११, २; तैआ. ४, ९, २; ५, ८, १; -ता तै. ३, ७, ११, १; -ताः शा. ३, २, २, २, ०; ८, २, २, १; ५, ४, ४, २, ३; -ते शा. ३, ८, २, २, ८.

स्वाहा-कृति- तयः ऐ. २, ४; १३; शां. १०, ५; -तिभिः शां. १०, ५; शा. १३, ५, २, ११; -तिभ्यः शा. ३, ८, २, २, ३; -तीः ऐ. २, ४; शां. १०, ५; तै. २, ६, १७, ७; -तीनाम् ऐ. २, १३; तै. २, ६, ७, ६; ३, ६, २, २.

स्वाहाकृति मत्-मन्तम् शां. ३, ४. स्वा(सुडा-)-हुत- न्तः तै. ३, ६, १, ३; तां. १५, २, ३; -तम् तै. ३, ११, ६, ३; तां. १५, २, ३.

स्वित्त ऐ. ३, ४, ५, ३, ४; ७, १३; २, ७; शा. २, ३, १, ४; ३, ८, २, २, ५; ४, २, १, ७; ६, ९, १, ३; ५; ११, २, ७, १, २; ६, ३, २, ३; १२, ३, १, १-५; १३, २, ६, १०-१२; १४-१७, ५, २, १, २; १३; १७; १४, ६, १, १, २, १०; ९, १९; ३, ३, ४, ८, १, ३, २; का. १, २, १, २, ३; १, ३, १, ७; ४, १,

५; तै. २, ४, ६, ११; ७, ९, ५, ८, ९, ५; ३, ९, ५, २; ३, ३, ४; तैआ. १, ८, २; जै. ६, २; १०, ५; १६०; १९, २; जैउ. १, २, ३, ९; गो. १, १, ३, १; ३, २; २, ९; ३, १, ९; ४, १, ८; १, ९; २, १; ५, २, ३; २, ३, ३; स्वीरत्त जैउ. ३, ६, १, ४.

स्वित्त(सु/इ)- ते शा. ३, ४, २, १, ४; गो. २, २, ३. =सुवित- गद्.

√स्विद्, स्वेदते ऐआ. १, ३, ५.

स्विन्न- न्नः शा. १२, ९, २, ७; तै. २, ४, ४, ९; ६, ६, ३.

स्वेद- दः गो. १, १, १.

स्वेद-ज- जानि ऐआ. २, ६, १.

स्वेद-धारा- राः गो. १, १, २.

स्वेदमान- नः जैउ. ३, १, १, २०.

स्वेदयित्वा सा. २, ५, ४; ३, ६, ११.

स्वेदायन- नानि शा. १२, ३, २; ५; गो. १, ५, १.

स्वेदायन- न्न शा. ११, ४, १, ८; गो. १, ३, ६; ८; -नः शा. ११, ४, १, २; -तम् गो. १, ३, ६; -ना ३ शा. ११, ४, १, ३; -ना गो. १, ३, ६; -नेन शा. ११, ४, १, २.

स्विष्ट, ष्टा(सु/यज्)- षः तै. २, ६, १, ४, ६; जै. १, २, २; -ष्टम् ऐ. ३, ३, ८; ७, ५; शा. १, ७, ३, ९; ४, ५, १, ६; ७, ९, २, ३, ११; ११, २, ३, ९; १४, ९, ४, २, ४; तै. १, २, ५, ३; २, ४, १, ४; २, ३, ६, १०, ६; ३, १, ३, ३; ६, २, ३; ७, ५, ६; १२, १, १; ३, ४; ५, ११; तैआ. १०, ६, ३, १; -ष्टाः तै. २, ६, १, ४, ६; ३, ७, ६, २, १; -ष्टे शा. ११, २, ३, ९; -ष्टायाः शा. ४, २, १, ३, ३.

स्विष्टकृत्- कृत् ऐ. २, १०; शां. ३, ४; ६, ८; ४, १, ४; ५, ५, ८; १०, ५; शा. १, ४, ५, ४; ५, ३, २, ३; ७, ३, ७; १६-१८; २, १; २, २,

३, २, ५; ३, १, २, ३; ४, ३, ९; ४, २, ३; ५, २, २, १; ३, ३, १०; ४, ४, १; ९, ४, ३, १, ५; ५, १, ४०; ११, १, ६, २, ५; ३०; २, ६, ६; १०; ७, १, ८; ४, १, १०; १२, ८, ३, १, ९; १३, ३, ४, ३-५; १४, २, २, १, ८; ९, ४, २, ४; का. १, २, ३, २, ३; ३, २, ९; तै. २, ६, १०, ६; १, ४, ६; २, ०, ५; ३, ५, ९, १; ६, १, ३, १; १, ४, ३, ९, ११, ३; ४; तैआ. २, १, ४, १; गो. १, ३, १०; -कृतः ऐ. १, ५; १०; १, ७; २, २; २, ९; २, ४; शां. ३, ९; १०, ५; शा. १, ७, ३, ३; २, ३, १, २, ३; ४, ३, ५, ७; १२, ८, ३, १, ९; १३, ३, ४, २; तै. ३, ८, ८, ३; ९, ११, २; गो. २, ४, ४; १, ८; -कृतम् ऐ. २, १०; शां. ३, ३, ६; शा. १, ५, ३, २, ३; ६, १, १, ४; ७, ३, १०; २, २, ३, २, ४; ५, २, ३, ९; ३, १०; १, ५; ५, २, २, १, ८; ४, ४, २, ४; १२, ८, ३, १, ९; का. १, २, ३, २, ०; ५, १, ३, ५; २, ९, १, ४; तै. १, ३, १, ६; ६, ६, ६; ९, ७; २, ४, १, ४; ३, ५, ७, ५; ६, १, १, ४; १, २, १; गो. २, ३, १, ६; -कृति शां. ६, १, ३; शा. १, ७, ३, १, ७; ८, ३, २, ७; गो. २, १, १; -कृते ऐ. १, २, २; शा. १, ५, ३, २, ५; ७, ३, ८; ९; २, २, ३, २, ४; ४, ३, ९, ५, २, ३, ९; ३, १०; १, ५; ६, १, ३, ०; ३, ८, ३, २, ९; ३, ४; ४, ३, ५, ७; ५, १, ७; ५, २, २, ७; ५, ५, १, ७; ५, २, १, १; ५, २, २, ७; ५, ५, १, ७; ४, ४, २, ४; ९, ४, ३, १, ८; ३, ३, १, ५; ४, ४, २, ४; ९, ४, ३, १, ५; ११, १, ६, ३, ०; का. १, २, ३, २, ०; ५, १, ३, ५; २, ९; १, ४; तै. १, ७, ४, ४; १०, ६; ३, १, २, २, २; ३-८; ४, २-६; सा. १, २, ५; ३; गो. १, ३, १, ५; -कृतौ शा. ६, २, २, ३, ७; -कृतस्यः शा. १३, ३, ४, २; तै. ३, ९, ११, ३.

स्विष्टकृद्-भाग- नाः ऐ. ३, ५;

गो. २, ३, १<sup>१</sup>.  
स्विष्टकृद्-भाजन- -म् ऐ. १,  
२२<sup>३</sup>; श. २, ३, १, २३; ४, ४,  
२३; १४, २, २, १८; का. १, ३, १,  
१४; ४, १३; ६, १, २०.  
स्विष्ट-कृत्वा गो. २, ३, १६; ४, ४;  
१८.

✓स्वृ, स्वरति तां. १३, १२, १३; गो.  
१, ५, १४<sup>३</sup>; स्वरन्ति शां. २४, ७;  
अस्वरन् ऐ. १, २०. स्वरत्-गद्ग.

स्वेकृ- -कः श. १, ७, २, २६.

स्वेद- प्रभृ. स्वेदा-स्वैदायन- ✓स्विद्  
गद्ग.

स्वैप- स्व- द्र.

स्वौ(सुडऔ-प(श←)शा- -शा श द,  
५, १, १०<sup>१</sup>.

—०—

ह

ह ऐ. १, ४; ६<sup>३</sup>; ८; ९; १०<sup>३</sup>; ऐआ. १,  
१, १<sup>३</sup>; ३; ४<sup>५</sup>; शां. १, ३; ४<sup>५</sup>; ५<sup>३</sup>;  
२, १<sup>५</sup>; ३; शांआ. १, ५<sup>३</sup>; ६<sup>३</sup>; २,  
१; ४, १<sup>३</sup>; श. १, १, १, ५<sup>३</sup>; ७; १०:  
१६; १९; २, ४, ५; ३, ६, २, ३; ४:  
६<sup>३</sup>; ८; का. १, १, १, २<sup>३</sup>; ३<sup>३</sup>; ४;  
५<sup>३</sup>; ६<sup>३</sup>; ७<sup>३</sup>; तै. १, १, २, ३; २, २,  
५<sup>३</sup>; २, २, १०, २; ३, ८, ३; ८, ६, ६;  
७, ८; ८, १०; ३, ८, ६, ३; ५; तैआ.  
१, ४, २; ८, ८; ९, २; १०, २; २, २,  
१०; २३, ८; २६, १; तां. ८, ६, ८;  
७, ७; १०, ५, ७; १५; १२, १३, ११;  
जै. १-३; ४<sup>३</sup>; ५; ६<sup>३</sup>; जैड. १, १,  
२, ३; ४; ७; ४, २-७; ८<sup>३</sup>; आ. १<sup>३</sup>;  
सं. १; ३; मा. १, १, १; १०;  
११<sup>३</sup>; १२<sup>३</sup>; ३, ६; ८, १४; १५<sup>३</sup>;  
मं. २, ७, २; प. १, १<sup>३</sup>; २; दै.  
१, २६; २, ११; ३, ३; गो.  
१, १, १; ४; ५; ८; २८<sup>३</sup>; ३२.

हंसि- -सः ऐ. ४, २०<sup>३</sup>; श. ५, ४, ३,  
२२; ६, ७, ३, ११<sup>३</sup>; तै. १, ७, ९,

६; २, ६, २, १; ३, १०, ९, ११<sup>३</sup>;  
तैआ. १, १३, ३; १०, १०, २; ५०,  
१; जै. १२४; -सम् तैआ. २,  
१५, १; -साभ्याम् गो. १, २, ५.  
हंस-व(त्→)ती- -त्या ऐ. ४, २०<sup>३</sup>.

हत्- ✓हन् द्र.

✓हन्, हते जै. १६०<sup>३</sup>; हुन्ति ऐ.  
१, ४; ३, १९<sup>३</sup>; ऐआ. ३, २,  
४<sup>३</sup>; शां. ३, २<sup>३</sup>; ११, १; १५,  
४; १७, ३; शांआ. ११, ४<sup>३</sup>; १२,  
५<sup>३</sup>; श. २, १, २, १७<sup>३</sup>; ३, ९,  
४, १७; ४, ४, २, १३; ६, १, ३,  
१४; १३, ३, ५, ४; १४, ८, ६,  
४; ५; का. १, १, २, ११<sup>३</sup>; तै.  
२, ८, २, ८; ३, ९, १५, ३; हुन्ति  
श. १, ६, ३, २८; ४, १३<sup>३</sup>; २,  
४, ४, १५; १, ३, १; ४, १; ३, ९,  
४, १८; ५, १, ५, ७; २, ३, ७; ४, ३;  
१७<sup>३</sup>; १८<sup>३</sup>; १९; २०; ६, ७, २,  
१३-१६; ७, ३, २, १७; ११, १, ३,  
२; ५, ७; २, ७, २३<sup>३</sup>; का. १, ३,  
४, ९; ५, २, १; ३, १; २, २, २, २;  
तै. १, ७, १, ८; ९<sup>३</sup>; २, ४, ७, ३;  
५, ५, ७; ३, ८, ४, १; २<sup>३</sup>; तैआ.  
१, ९, ३; तां. ६, ६, ५; ९, ९; ७, ७,  
१६<sup>३</sup>; १२, १३, २३; १८, ११, १-  
३; जै. ४५; ५०; ५३; ६६; ७३;  
१४५; १७२; १९०; १९६; २०१;  
२०५; २०८; जैड. ३, ५, ८, २; सा.  
१, ५, १५<sup>३</sup>; ३, ६, १२; प. ३, १<sup>३</sup>;  
८; ९; १०<sup>३</sup>; हुन्ति ऐ. ३, ३२; श.  
२, २, २, १; ८; ३, ३, १, १४; २, ६;  
८, २, २७; ३, २६; ९, ४, २; ८; १७;  
२३; ४, ३, ४, १; ५, २, ३, ७<sup>३</sup>; ३, १,  
१०; ८, ६, १, १६; ११, १, २, १;  
१३, २, ८, २; १४, ७, १, २०; ९,  
३, २; का. १, २, २, १; ६; २, १,  
४, १९; तै. २, २, ८, १; हुन्ति श.  
१, २, १, २०; २, २, २, १<sup>३</sup>; ६, १, ३;  
३, ८, २, ४; ९, ४, २; ८; १७;

४, ३, ४, १<sup>३</sup>; ५, ४, ४, ७; ११.  
१, २, १<sup>३</sup>; ४, ३, २; का. १, २, २,  
१<sup>३</sup>; ६, १, २; तै. १, ३, ७, ६<sup>३</sup>;  
७<sup>३</sup>; तैआ. ५, ७, ६; १०, ४८, १;  
४९, १; ५०, १; जै. ३२; ४५;  
१६८<sup>३</sup>; जैड. १, १, २, ४; प. ३,  
१; गो. २, ३, १७<sup>३</sup>; हुन्तिऽइव  
प १, ७; हुंसि तै. २, ८, ६, ९;  
हुंसि श. ४, १, ४, ८; तै. २, ५,  
८, ११; तां. ७, १, ११; हयः तै.  
२, ४, ५, ७; हुन्मि तै. २, ४, २, ३;  
हुन्मि श. ४, १, ४, ८; तै. २, ४, २,  
४; तैआ. ४, ३, ६, १; तां. ६, ६, ५;  
हनामि तैआ. ३, १४, ४; जघान  
ऐ. ८, २३; श. १, २, ३, २; का.  
२, २, १, १६; तै. १, ५, ८, १; २,  
६, ८, १; जघान श. १, १, ३, ५;  
२, ३, २; ६, ३, १०; ११, ८, ४, १;  
का. २, १, ३, २; २, १, १६;  
जुहार् तैआ. १, ३, १; जघ्नुः  
शां. १२, १; श. ३, १, ३, ११;  
जघ्नुः श. २, ५, ४, १; ७; ६, १, १;  
२, १; ३, ९, ४, १४; २५; का. १,  
५, २, १; ३, १; ३-५; ७; ८<sup>३</sup>; ६, १,  
१; २, १; ४, १<sup>३</sup>; जै. १५६<sup>३</sup>; २०५;  
हनिष्यन्ति श. ४, ३, ४, ३; तां. १८,  
१, ३; हनिष्यामः गो. २, ६, ६<sup>३</sup>;  
हनत् तां. १२, ६, ८; जै. २०५;  
हनासि जै. २०७; हन्तु ऐ. २,  
१९; तै. २, ४, २, २; तैआ. ४,  
२६, १; १०, १, ११; हुन्तु तै.  
२, ४, २, २; जहि ऐ. ३, २०; ४,  
३२; शांआ. १२, ३; श. २, ५,  
४, ६; का. १, ५, ३, ६; तै. २, ४,  
७, ११; ५, ८, ११; तैआ. ४, २७,  
१; १०, १, ११; जहि श. ११, २,  
७, २२<sup>३</sup>; तै. २, ४, १, २; ३, २, ७,  
१; ३, ३, २१; तैआ. २, ५, २; जै.  
२६; १६०; सा. ३, ६, १२; सं. २,  
८, १४; हत्तात् श. ११, ५, १, १;

हन तैआ. १०,१,८; हन्धि तैआ.  
 ४,२७,१; हतम् श. ४,६,९,१४;  
 हनानि श. १,६,३,२६; ३२; ४;  
 ३,३,७; १२, ७, ३,१; तां. १२,  
 १३,४; १३,४,१; जै. ७३; हुनाम  
 श. ११,४, ३,२; अहनत् शांआ.  
 ५,१; अहन ए. १,२६; २,३; १६:  
 २३; ३,४७; ४८; ४,१; ५, १०;  
 ६, २३; ३१; शां. ३, ५; १५,  
 २; ३; २०, ४; २३, २; शांआ.  
 १२,६; श. १,१,३, ८; ९; ६,४,  
 १२; ३,१,३,१२; ५,२,३,८; ११,  
 १,५,८; का. २,१,३, ५; तै. २,  
 ५,४,२; ३; ६,९,१; ३, २,९,२;  
 अहन श. २,४,४,१५; ४, ३,३,  
 ९; ५,२,३,७; १२,७,१,१; का. १,  
 ३,४,९; तै. १,४,७,६; ६,१,६; ७,  
 ५; २,८,३,४; ४,३; ३,२,५,१,९,  
 १४,४; तां. २,५,७; ११,११,१२;  
 १२,१३,२३; १७, ५,१; १८, ५,  
 २; ९,६; ११,१; जै. ४५; ५०; ६६;  
 ७३; १००; १८३; १९७; घ. १,२;  
 गो. २, ५,६; अहताम् तां. १३,  
 ६, ९; अघ्नन् ए. २,३१; श. ३,  
 ९,४,१६; ४,३,४; का. १,६,१,  
 १; अघ्नन् श. १,६,३,२८; २,५,  
 ३,१; ४,३; ४; ५; ८; ६,१,१; ३,४;  
 ४,१; ४,४, २,१३; ५, २, ४,३;  
 का. १,६,३,४; तै. १,३,१,२; ६,  
 २,२; २,२,८,६; तां. १२,५,२३;  
 १४,८,६; १५,२,७; गो. २,२,४;  
 अहनत् तै. १, ५,९,१; हन: तै.  
 १, ७, १, ६; हनीत् जै. १ १६०;  
 हन्यात् ऐआ. २,३,६; श. ३,२,  
 १,४०; तै. १,६,१,२; तां. ६,९,  
 ७; घ. ३, १; हन्यु: श. १, ८,  
 १,१८; ४,१,१,१९; ६,३,१,२९;  
 ३,१०; २४; २६; ४,४, १९; ५,४,  
 १; ७,१,५; ७,२,३, ७; ३,२, १०;  
 १८; ४,१,३३; ३७; ८, ६,१,५;

१०,२,५, १; २; १४,१,२,१६; ३,  
 १४; २९; २,२,१; हन्यु: तै. १,६,  
 ३,८; ८,९; तैआ. ५,७,६; हन्याम्  
 ऐ ३,१९; तां. ६,६,५; जै. ४५:  
 अहनियत् श. १,६,३,१०.

हन्यते श २,६,१,३; का. १,६,१,  
 २; हन्यते श. ५,३,१,१०; ४,४,  
 २३; हन्यत् श. १३,३,३,७; तै.  
 ३, ८, ९, ४; २१, १; तैआ. १,  
 २६,३.

जिघांसति श. १, ४, १, २१; तै.  
 २,४,१,१; ३,८,४,१; तैआ. २,  
 ५, २; जै. १९०; जिघांसतिइव

श. २,१,२,१७; जिघांसन्ति का  
 १,१, २,११; जिघांसन्ति श. ३,  
 ४,३,६; तैआ. ५,९,४; जै. १७६;

जिघांसाम्नाक्क: का. १,५,१,८; जै.  
 १७२; जङ्घनत् ऐ. १, ४; २५;

शां. १,४; तै. ३, ५,६,१; अजि  
 घांसत् श. ४, ३,३,६; जै. ७३;

अजिघांसन् ऐ. १, ३०; श. २,  
 ५,२,१०; ७,३,२,५; ९,२,३,२;  
 तै. १, ३, ४, ४; ७, १, ५; ३,  
 २, ८,६; ८, १५,१; १८,६; तां.

६,७,१; १४, १२,७; जै. १७२;  
 घ. १,२; ३,१; गो. २, १,१८; २,  
 १५; ३, २३; जिघांसी: श. ३,४,  
 ३,६.

हत्तु,ता- -त्: श. १, १,३,५; २,५,  
 १९; ६,३,१६; ४,१; २,२,२,२;  
 ३,९,४,१४; १८; ४,१,१, १३;

२६; ३, २-४; ३, ४,२; ५, २,४,  
 २०; का. १, २,२,१; २,१,३,२;  
 २, ३, १८; तै. २, ७,४, १;  
 ३,३,११,४; तैआ. ४, ३६, १;  
 मं. २,७,१; ३; -तम् शां. १५,  
 ३; १८,१; १२; श. १, ६,३,३४;  
 ४,१,३,२; ४; ५,२,४,१७; तै. १,  
 ४, ४,२; ५; ७,१,९; जै. १५६;  
 घ. ३, १; गो. २, ३,९; -तस्य

श. २,२,२,३; ४,३,४,२; ४,२,  
 १६; का. १,२,२,१; -ता मं. २,  
 ७,३; -ता: ऐ. ७, १५; श. ४,  
 ४,२,१३; ६,४,४; ५,१,५,७; तै.  
 २,५,६,४; तैआ. ४, ३६,१; मं.  
 २, ७, ४; -ते श. ४, १, ३, ४;  
 -तेन तैआ. १०,१,८; ९.

हत्तु-पुत्र- -त्र: शां. ४, ८; श.  
 १२,७,१,१; ८, ३, १; जै. ४३;  
 गो. २, ५, ६.

हत्तु-वत्(मत्तुपु)- -वत् शां. २२,  
 २.

हत्ता(-त्अ-)-घांस- -सी तै. २,  
 ६,१०,४; ३,६,१३,१.

हत्ता(-त्अ-)-मति- -ती तै. २,  
 ८,९,१.

हत्त्वा ऐ. ३,१५; २१; ४,२२; ऐआ.  
 १,१,१; शां. १,२; १५,२; २३,२;  
 शांआ. ६,२८; श. १,६,४,२१; २,  
 ५,४,९; ३,५,१,३२; ४,३,३,५;  
 १७; ६,२,२,१९; ७,४,१,१३;  
 ९,५,२,४; ५; ११, १,२,२; ५,  
 ८; १२,७,३,४; १३,१,२,९; तै.  
 १,२,३,३; ३,१०, १; ४,९,५; ६,  
 १,७; ७,४; ५; ७,१, ६; २,४,७,  
 ११; ८, ४,२; तां. १३, ६, १२,  
 १५,११,९; २२,१४,२; जै. १०;  
 ३२; जैठ. १,१,३, ५; २,४,२,१;  
 सा. १, ७, ५; ६-८; हत्त्वाइव  
 शांआ. १२,३.

हनिष्यत्- -ष्यन् ऐ. ३,२०; श. १,  
 ६,३,१६; २,५,३,२; ४; का. १,५,  
 २,३; ४; तै. ३, २, ५,४; ३,६,  
 १; जै. २०१; -ष्यन्त: ऐ. ३,  
 २०; श. २,५,३, २; ४; का. १,  
 ५,२,२; ४; -ष्यन्तम् श. २, ५,  
 ३,२०; का. १,५,२,१९.

हनिष्यन्ती- -न्ती शां. २,९;  
 हत्तु- -तु: तैआ. २,१९,१; ७,३,४;  
 -न् ए. ७, १; श. १, २, १,१७;

८,४,४,९. ११; का. २, १, ४, १६;  
 गो. १, ३, १८; नूनि श. ११, ५,  
 ५, १३; नूभ्याम् तै. ३, ८, १७, ४;  
 -न्वोः श. ८, ४, ४, ९; १३, २, २, ४.  
 हन्तवे तै. १, ५, ८, ३; २, ४, १,  
 ३; ३, १०, ८, २.  
 हन्तवै जै. १८०.  
 हन्तुम् श. ४, १, ४, ९; तां. १३,  
 ६, ९; जै. ७३; हन्तूरेम् शां.  
 २३, २.  
 हन्तु-न्ता ऐ. ८, १२; १७; श.  
 ३, ३, ४, ३; ४; ६, ७, २,  
 १५; १६; जै. १८०<sup>६</sup>; मं. २,  
 ३, २१; -न्ता३ जैउ. ३, २, १, ४.  
 हन्मन्-न्मना तै. २, ८, ३, ४.  
 हन्यमान-नस्य श. १४, ५, ४, ७;  
 ७, ३, ८; -नाः तां. २२, १७, २;  
 -नानाम् श. ४, १, १, २६.  
 हन्त ऐ. १, १८; २४; २५; ३, २०<sup>२</sup>; ६,  
 १<sup>३</sup>; २६; ३०; ७, १४-१६; ऐआ  
 २, १, ४<sup>३</sup>; शां. २६, ५; शांआ. ३,  
 १; ११, १<sup>३</sup>; श. १, २, ५, २; १८;  
 ५, ३, २१; ४, ६; २, १, १, ९; २, १५;  
 २, २, १०; ४, ११; १६; ३, ३, २;  
 ४, ३, ३; ८; ३, १, २, १४; २१; ३,  
 ४; ४, २, २; ४; ६, १, १०; २, २४;  
 ४, १, ३, २; ११; २, ३, ८; ३, ५, ४;  
 ५, २, ४, ११; ६, २, १, १; ६; ७; ९;  
 ६, ३, ३; ९, ५, १, १४; १५; १०, ४,  
 २, २, २; ११, ४, १, २; ५, ५, १; ३;  
 ७; ६, २, ५; १२, ७, १, १०<sup>३</sup>; १३,  
 ७, १, १; १४, ४, १, २; २, ६; ३,  
 ३, २; ५, ४, १; ६, ८, १; ७, ३, २, ५;  
 ९, ४, २; का. १, १, १, ७; २, २, ७;  
 ८; ४, ९; ३, २, ३; ४; २, २, ३, २;  
 १७; तै. २, ४, ६, ७; जै. १०४;  
 १०५; १५१; १५२; १६०; १८६;  
 १९४; १९८<sup>३</sup>; २०५; २१२<sup>३</sup>; जैउ  
 १, १, १, २; २, १, ३; २, ३, १, ३; ३,  
 ७, १, २; ४, १, ४; ४, ८, ३, १; प।

१, ४; गो. १, १, १; २, २०; ३, १४;  
 २०; ५, ११; २, २, ६; ६, ९.  
 हन्त-कार-रः, -रम् श. १४,  
 ८, ९, १.  
 ह्य(√हि)-यः शां. २२, १; श. ४,  
 ३, ४, ३१; १०, ६, ४, १; १३, १, ६,  
 १; २, ७, ९; तै. ३, ८, ९, १; तां. १,  
 ७, १; -यम् श. १३, ५, ४, २१;  
 -यान् ऐ. ८, २२; २३; श. ११,  
 ५, ५, १३; १३, ५, ४, ९; ११;  
 ह्ये श. ११, ५, १, ६; मं. २, ६, २.  
 ह्येऽह्ये श. १३, ५, २, ४<sup>३</sup>-८<sup>३</sup>.  
 ह्रण(√हृ)-भाग-गाः तै. १, ३,  
 १०, ७.  
 ह्रस्-रः श. ४, ५, ३, ४<sup>३</sup>; तै. १, ५,  
 १०, ३; २, २, १०, १; ३, ८, ७, ३;  
 १०, ५, १; ६, १; ११, ३, १; तां.  
 १२, ६, १०; १३, ५, ७; १४, ९, ३, ४;  
 १५, ३, १०; जै. १८०<sup>६</sup>; जैउ. २,  
 २, १, १; आ. २, ७, १; -रसा श.  
 ७, ५, २, १७; ९, २, १, २; तै. २,  
 ६, ४, ४; तैआ. ४, २, ६; ५, २, ५;  
 ६, १, ४; जैउ. १, ६, २, ७; -रसी  
 आ. १, २२; ४४; २, ७, १<sup>३</sup>; जैआ.  
 १, २२; ४४; -रसे श. ९, २, १, २;  
 तै. ३, १, ६, ४; तैआ. ४, ५, १.  
 हरस्काम-मः तां. १४, ९, ३, ४.  
 हरस्विन्-स्विनः तै. ३, ८, ७,  
 ३; -स्वी तां. १४, ९, ३, ४.  
 हरस्वि-तम-मः तै. ३, ८, ७, ३.  
 हरि-रयः ऐ. ४, ३; ६, ९; श. १४,  
 ५, ५, १९<sup>३</sup>; जैउ. १, १४, ३, १;  
 ५<sup>३</sup>; -रये शां. २७, ७; -रिः शां.  
 १७, १; श. ४, ४, ३, ६; १४, ३,  
 १, २, ६; तै. २, ७, १२, २; ३, १०,  
 ८, १; तैआ. ३, ११, ७; ८; ४, ११,  
 ६; ५, ९, ८; ९; १०, ११, २; तां.  
 ११, ५, १; १५, ३, ४; मा. २, ६,  
 १५; -रिःऽइव श. ८, ६, १, १६;  
 -रिभिः ऐ. ५, ७; १३; शां. २३,

७<sup>३</sup>; २५, ८; शांआ. २, ९; तै. २,  
 ४, ३, १०; ७, १३, २; ३, ७, ९, ६;  
 तैआ. १, १२, २<sup>३</sup>; तां. १२, १३,  
 ३; सा. १, ४, १९; -रिभ्याम्  
 शां. २६, १२; श. ४, ४, ३, ६; तै.  
 २, ४, १, ३; -रिम् श. ७, ५, २,  
 १८<sup>३</sup>; तैआ. ३, १५, १; १०, ११,  
 १; तां. १५, ५, ४; -री ऐ. २,  
 २४; ४, ३; ३३; ५, २०; शां. १८,  
 ६; २०, ४<sup>३</sup>; २२, २; २५, ७; २६,  
 १६; श. २, ६, १, ३८<sup>३</sup>; ४, ४, ३, ६;  
 ५, ३, ९; १०; का. १, ६, १, २५<sup>३</sup>;  
 तै. १, ६, ३, ९; ९, ९; २, ४, ३, १०<sup>३</sup>;  
 ११; ७, १३, १; ३, ७, ९, ६; ९, ४,  
 २<sup>३</sup>; तां. ९, ४, ८<sup>३</sup>; जै. २०४;  
 जैउ. ४, ६, ३, ८; प. १, १;  
 -रीणाम् ऐ. ५, ४; तैआ. ३, ११,  
 ७; -रीणि श. १, १, ४, २; ३, २,  
 १, ३; का. २, १, ३, ८; -रः तां.  
 १५, ३, १; २; -र्योः श. ४, २, ५,  
 २२; ४, ३, ७; तै. १, ५, ८, २.  
 हरि-केश-शः श. ८, ६, १, १६<sup>३</sup>;  
 ९, २, ३, १२<sup>३</sup>; तै. ३, १०, १, ३.  
 हरि-नील-लः जैउ. ४, १, १, १.  
 हरि-वत्-वः ऐ. ३, २०; ४, ६<sup>३</sup>;  
 शां. १५, ३; १७, ४; श. ३, ३, ८,  
 १८; -वः तै. २, ४, ३, ३; ३,  
 ७, ११, ५; तैआ. १, १२, ३; ४, ५,  
 ६; ४२, ५; प. १, १; -वतः तां.  
 १, ६, १; -वान् शां. १७, १<sup>३</sup>; तै.  
 २, ६, ८, १; २; -वो ऐ. २, २४.  
 हरिवती-तीः श. ४, ५, ३, ४<sup>३</sup>;  
 ता. १२, १३, ७; -तीषु श. ४, ५<sup>३</sup>  
 ३, ४<sup>३</sup>; तां. १२, १३, ७<sup>३</sup>; -वत्यः  
 शां. २८, २; २९, २; ३०, १; तां.  
 १४, १, ८; ७, ६; १५, ३, १; -वत्या  
 श. ४, ५, ३, ६.  
 हरि-वर्ण-र्णः तां. ८, ९, ४; ५;  
 जै. ६९.  
 हरि-वर्ष-वम् तै. २, ४, ३, ११;

११; ३, ७, ९, ६.  
 हरि-श(य→)या- -या श. ३, ४,  
 ४, २५.  
 हरिश्च(-रिऽसुऽच-)-न्द्र- -न्द्रः ऐ.  
 ७, १३.  
 हरि-श्री- -श्रियः तां. १५, ३, १०;  
 -श्रियम् तां. ८, ९, २; जै. ६९.  
 हरिश्री-निधन- -म् तां. १५, ३,  
 ९; आ. जै. आ. १, १९५.  
 हरि-न्धा(√स्था)- -घाः तै. २, ५,  
 ८, १.  
 हरि-स्तव- -वः शां. १७, १.  
 हरि-ह्रीं- -ह शां. १७, १.  
 हर्यञ्ज(-रिऽअक्षि-)- -म् तै. ३,  
 ४, १७, १.  
 हर्यं(-रिऽअ-)-इव- -इव तै. २,  
 ४, ३, ६; ५, ८, ११; ७, १३, ४;  
 तां. १२, १०, १; -श्राय तै. २,  
 ५, ८, ३.  
 हरिण्- -णः श. १३, २, ९, ८<sup>३</sup>; ५, २, ८<sup>३</sup>.  
 हरि(णक→)णिका- -का जै. २०३.  
 हरित्- -रितः ऐ. आ. २, १, १<sup>३</sup>; श.  
 २, ५, १, ५<sup>३</sup>; का. १, ४, ३, ४<sup>३</sup>;  
 तै. २, ८, ७, १; २<sup>३</sup>.  
 हरित्-म(त्→)ती- -तीभ्यः जै.  
 १६८<sup>५</sup>.  
 हरित- -न्त तै. आ. १०, ६०, १<sup>३</sup>;  
 -तः श. १४, ९, ४, ३३; तै. २,  
 ३, ८, १; जै. १५८; -तम् श.  
 १२, ४, ४, ६; १४, १, ३, २९; ७, २,  
 १२; तै. ३, १२, ६, ६; जै. २१२;  
 प. २, ९; गो. २, २, १९; -तस्य  
 श. १४, ७, १, २०; -ताः तै. ३,  
 ७, ५, १३; -तात् श. १४, ९, ४,  
 ३३; -तान् श. ४, ५, १०, ६;  
 -तानाम् जै. ७५; -तानि गो. २,  
 ४, ६; -ते तै. २, २, ९, ८; मं. २,  
 ५, १०.

हरिणी-णी श. ३, ४, ४, २५; ११,  
 ४, १, १६; तै. १, ८, ९, १; २, ३,  
 ८, १; ३, ९, ७, २<sup>३</sup>; गो. १, ३, १०;  
 २, २, ७; -णीऽइव श. १४, १, ३,  
 २९; -णीः तै. आ. ६, ७, १; -णीम्  
 ऐ. १, २३; शां. ८, ८; श. ३, ४,  
 ४, ३; ११, ४, १, ८; तै. आ. १, २७,  
 ३; गो. १, ३, ८; -ण्यः श. १३,  
 २, १०, ३<sup>३</sup>; तै. ३, ९, ६, ५<sup>३</sup>; -ण्या  
 तां. १६, १६, ८.  
 हरित-नृण- -णे शां. आ. ४, ८.  
 हरित-स्पृश- -शः जै. उ. ४, १,  
 १, १.  
 हरित-स्रज्- -जम् ऐ. ८, २१; श.  
 १३, ५, ४, २.  
 हरिताल- -लेन सा. २, ६, १४.  
 हरिद्रा- -द्रायाः सा. २, ७, ९.  
 हरिद्रु- -द्रोः श. १३, ८, १, १६  
 हरिमन्- -माणम् श. १, ६, ४, ९;  
 तै. ३, ७, ६, २२<sup>३</sup>; २३; -ग्णः  
 जै. १५८<sup>३</sup>.  
 हर्यं- -म् तै. ३, ७, ६, ३.  
 √हर्यं, हर्यतम् शां. २५, ७; तां. १५,  
 ५, ४.  
 हर्यत्- -र्यतः ऐ. आ. ५, २, ४; शां. आ.  
 २, ९.  
 हर्यत्- -न्त तै. १, २, १, १०; -तः  
 ऐ. ४, ३; तां. ११, ५, १; सा. २,  
 ६, १५; -तम् तै. २, ४, ३, १०;  
 ३, ७, ९, ६; तां. १४, ७, १; १५,  
 ५, ४; -ताय सा. ३, १, २.  
 हर्यत्-वत्(मतुप्)- -वत् शां.  
 २५, १.  
 हर्ष-मय- -यः श. १४, ७, २, ६.  
 हर्षमाण- -णासः तै. २, ४, १, १०.  
 ह्रव(√ह्रै)- -वम् ऐ. १, २; २, १५; १८,  
 ३, ३१; ५, ४<sup>३</sup>; ऐ. आ. १, १, ४;  
 शां. १६, ४; २२, ७; २४, २; श.

२, ३, ४, ३१; ३, ९, ३, १४<sup>३</sup>; ४, १,  
 ४, ७; ५, १, ५, २३; का. १, ४, १,  
 २२; तै. २, ३, ८, ३; ५, १, २, ८,  
 ५, ३; ६, ५, ८, ५; ३, १, १, ६<sup>३</sup>; ३,  
 १; तै. आ. १, १०, २; ३, १४, ३<sup>३</sup>;  
 तां. १२, ६, ४; जै. १०६<sup>३</sup>; १०५;  
 २०५<sup>३</sup>; सं. १; गो. २, ६, १४<sup>३</sup>;  
 -वा तै. २, ७, १५, ६; ८, ६, ८;  
 -वेषु श. ५, १, ५, २२.  
 हव-वत्- -वत्- -वान् ऐ. ५, ४.  
 हवन-श्रुत्- -श्रुतः शां. २७, ४;  
 श. ५, १, ५, २३; तै. आ. ३, ३, १.  
 हवन-म्यद्- -दम् ऐ. ५, १६.  
 हवमान- -नः, -ताय श. ७, १, १,  
 २७.  
 हविन्- -विनः ऐ. ३, ३१.  
 ह्वन(√ह्रु)- -नानि श. ४, ६, ४,  
 ५७; -नेषु श. ४, २, १, १२.  
 हवनीय- -म् श. ५, ३, ४, ४; ८.  
 हविस्- -विः ऐ. १, ४; १५<sup>३</sup>; २२<sup>३</sup>;  
 २९; २, ३; ९; ११; १३; २३; २४;  
 ३, ८; ५, ६; ८; २५; ७, ११<sup>३</sup>;  
 ऐ. आ. २, ४, २; शां. १, ५; ३,  
 १<sup>३</sup>; २-४; ५<sup>३</sup>; ६; ८<sup>३</sup>; ४, ४,  
 १४; ७, ३; ८, ७; १०, ३<sup>३</sup>; ४<sup>३</sup>;  
 ६; १२, १; १३, ३<sup>३</sup>; १७, ४;  
 २८, १; ७<sup>३</sup>; श. १, १, १, ९<sup>३</sup>;  
 १०; २, १०; १२; १८; २३; २,  
 १०; ११; ४, ३; ८<sup>३</sup>; ९; १०<sup>३</sup>; २०;  
 २४; २, १, १८<sup>३</sup>; २०-२२; २, ४;  
 ५; ३, ५; ७; ५, २४; ३, २, ६; ४,  
 १४; ६, २, ६<sup>३</sup>; ७; ३, १९<sup>३</sup>; ४, ३<sup>३</sup>;  
 ७, १, ६; १०<sup>३</sup>; १९; २१; २, ७;  
 १७<sup>३</sup>; २०; ३, ७; १५<sup>३</sup>; ८, १, ३<sup>३</sup>;  
 ३, २; ४; २४<sup>३</sup>; २६; ९, १, ९<sup>३</sup>; १०<sup>३</sup>;  
 २, २, १, १६<sup>३</sup>; ४, ३, ९; १४; ६, २,  
 ६; ३, २, २, ७; १०; १४<sup>३</sup>; १९; ३,  
 ७; ११; ३, ४, २१<sup>३</sup>; ४, १, २; ५, ३,

† '←हरि-हय' यकारलोप इति सा. । वु. = साम. ३, १, २२, १ । शां. श्री. ९, ५, २ । 'हरी-इह' इति आश्री.

'हरिभ्याम्' इति अ. २, ५, १ द्र. । ‡ 'हरे' इति भा. पपाठ । § 'शुक्रहरितं' इति साधुकारी G. निन्द्यः ।

¶ √जुहोतेरिति सा. । φ √ह्वयते रिति उ. म. = य. ४, ४५ ।



२;६,३,१९; ७,३,३; ४; ५;६;  
 १२;४,३; ८,१,१४;२,४;३,४-  
 ८;१४;२३; २९;३२; ९,२,७;४,  
 १२;१३; २०;२२; ४,१,२,५;  
 ६;४,२,१;५,१,२;१६; ५,१,३,  
 १४; २,३,२;६; ५,५,७;६,२,१,  
 ९;२,२२; ३६;३७; ७,३, १,४;  
 २,२; ३; ९,२,१,९; २,७; ३,  
 ११;४२; ३,१, १; ४,२, १५;  
 २५; ३,१०;११; १५;५,१, २१;  
 ४०;४२; १०,३,५,१६; ५,५,२;  
 ४;११,१,३,२; ३;४;५;६; ७;  
 ४,१;२;४; ६,३४; ८,४;५;२,  
 ४,८; ४,१,१०; ५,२,१;३-५;  
 ९; १२,३,५,४;६; ८,१,२२; २,  
 १२;१४,३,१,३०; का. १,२,१,  
 १०; ३,२,९;६,२,३; २,१,१,७;  
 ८; २,११;१४; १५; १६; ३,८;  
 १३;२४;२५;४,१७;१९; २०;  
 २,१,४;१९;२०; ३,२१; तै. १,  
 ४,२,१; ६,७,५; २,१,३,३; २,  
 १,६; ४,२;४; ४,२,२; ३,२,३;  
 ५,६;७;७,३;११;८,३; ७;५,१,  
 १-३; ८,२;३; ६,१,१;३, ५;४,  
 ६;१३,१,१६,२; १९,१; २;७,  
 १२,६; ८,१,३;५; २,५;३,७;४,  
 १-३;६; ७,६;८, ६;७; ३,१,१,  
 १;३;५; २,३,८;१०; ५,६;६,२;  
 ८,९; ३,८,५;७;१०; ५,७, ६;  
 ८,३;१०,२;३; ४;१३,२;६,३,  
 ४;८,१;२;११,२; ४;१२,२;७,  
 १,६;७;४,४; १३;१६; ५,६;९;  
 ६,१८;२१;१४,३; १२,३,२;९,  
 ५; तैआ. २,१४,१;१७,१; ३,१,  
 १; ६,१; १२,३; ४,३,३; ८,४;  
 १०,५; १,२,३; ३,९; ७,७;८,  
 १; ११; ६, १, २; ५, १; ६,  
 १; १०, ६४, १; तां. १, ६, ८;  
 ६, ७, २३; २१, १०, ११-२१;  
 २४, १८, २; मा. २, १, ५; मं.  
 २, १, १५; २, १०; ४, ४; गो. १,

२,२१; २२;२३; ३,१०;१४;२,  
 १,९;३,४; -विःऽइव ऐ. ३,२६;  
 -विःयु ऐ. ७, २; शां. ३, ४;  
 १०,६;१८,१०; श. १, ७,३,७;  
 १३,७, १,९; -विभिः श. २,५,  
 १,१५;१७;२,७; ३५;६,१,२४;  
 ३,४; ५,१,३,१३; ३,१,१२;३,  
 १०;५,२,१; ४,३३;३४; ९,४,  
 २,१७; का. १, ४,३,१३; १४;  
 ५,१,३,१; ६,१, १५; तै. १, ५,  
 ११,३;४; २,४,२,१; गो. १, ५,  
 २४; -विषः ऐ. १, ४; १०; २,  
 १०; शां. २,१; ३,४;५,७;७,  
 २;३; ८,२; १२,८; १८, १३;  
 श. १,५,३, २५; ६,१,२१; ७,  
 २,१०;४,११; २,२,३,२४;३,६,  
 ३,२१; ७,३, ४-६; ८,१, १३;  
 ३,१४;२९; ४,५,२,८; ५,१,३,  
 १४; २,३,५;६,२,२,१४; ९,२,  
 १,१४; ११,४, ४,१;७; १३,१,  
 ३,१;५;२,६,८; ४,१, १३; १५;  
 २,७; १०;१३; तै. १, २,१,११;  
 २,४,८,५; ५,३,१; ७,१२,४;८,  
 २,३;७,१०; ३,२,३,५;९; ५,६;  
 ११;६,२;४; ५,६,१; ६,११,१;  
 ३;४; १२,१;८,६,१;८,१; ९,४,  
 ४;११,६,३; तैआ. २, ५,१; ४,  
 ३७,१; तां. ६,७,२१; जै.१२७;  
 मं. २, ३, १७; गो. २, १, २५;  
 -विषःऽ-विषः शां. १०, ३; तै.  
 १, ८,३,१; -विषम् शां. ८, ७;  
 -विषा ऐ. १,१;१३;२८; ८,१०;  
 शां. ७, १;१०; १३,३; श. १,  
 २,३,४; ४,५,४; ९,१, १६;२,  
 ३१; २,५,१,७; १२;२,३; ३,१,  
 ४,१५; ३,४,३०; ४,३,१,२;६,  
 ४,६;५,२,३,८; ४,१२; ६,२,  
 २,१३; ४,२,६; ७,३,१, २०;  
 ४,१,१९; २,१५; ९,२,१,९;३,  
 १,१; ४,२,१५;२५; ३,१०;११;  
 ५,१,४२; ११,१,८, ४;५; ४,४,

२-६;७; १३,८, ४,९; का. १,  
 ४,३,५; १०; ५,१,३; तै. १, ६,  
 ४,५;७,३,२; २,४,२,९;३,९;४,  
 ५;५,३,१;३;५,२; ६,५;६,४,४;  
 ७,४;८,१;३; १३,१-३; १६,२;  
 ८,३,१;८;४,५; ६;५,३;७,९;८,  
 ५;८; ३,१,१,२;३;४; २,१;४;  
 ६;१०; ११; ३,१;४, १-१४;५,  
 १-१४;६,१-५; २,३,९;३,११,  
 ३;५,१०,५; ७,१,५; ५,९; १०;  
 १४,१;१२,२,२-८; ३,१;२;४,  
 २-६; तैआ. ३, १२,३; १५,१;  
 ६,१,१;१०,१,८; तां. ९,९,१२;  
 जै. १३२; सा. १,४,५; -विषाम्  
 ऐ. १,२२; श. १, ६,३, ३९;७,  
 ३,२६; २,५, २,३९; ६,१,३२;  
 ११,१,६,३०; का. १, ५,१,३५;  
 तै. १,५,११,३;४;७,४,४; ३,७,  
 ११,१; गो. १, ३,९; २,२, १२;  
 -विषि ऐ. १,१; शां. ८,१;१२,  
 १; तै. २, ८, १,२; ३,२, ४,७;  
 -विषी शां. १८, १२; श. १,२,  
 २,४;३,२,३,२०;४,१,१; ६,६,  
 १,३;७; -विषे शां. १२,७; का.  
 १,६,१,१४; तै. ३, ७,१,४; ६-  
 ८; ४,२; -वीषि ऐ. २, २३; ३,  
 ४७;७,२;४; शां. २,१; ३,३;४,  
 ६;११;१४; ५,१;३;५; ७;८;  
 १३,२; १९,५; ७; २८,२; श.  
 १,१,२,१९;२३; ३,११; २,१,  
 ५;५,२६;३,१,२;२०; ५,३,२३;  
 २५;६,३,३९; ७,३,५-७;२६;  
 २,२,१,२; ५;९;१४; १५;१८;  
 ५,१,११; १९; २,७;१८; १९;  
 ४,२;६,१,६;१७; ३,४;३,२,३,  
 २,२;४,१,७;१९; ८,२, २०;२९;  
 ३,१०; ४,४,४, १०; ५,३,३,१;  
 ४,२,१०; ५,६; १६; ५,१,१;२,  
 ३;४;६; ४,२,९; ६,६,१,१; ११;  
 ९,२,३,३९;४,३,१०;१२;१५;  
 ५,१,३४;३६; ३,४०; ११,१,

५,५;६,३५; २,७,३; ४,१,१२; ३,१८; ५,२,३; ५-७; का. १,२, १,१;३; ९-११; ४,२,९; १६; ५, १,५; १५; ३,२; ६,१, १२; २, ४; २,१,२,१४; १६; ३,१; ४-६; ४,३; २,१,४; ३,२३; ४,२; तै. १, १,५,१०; ६,६; ७; ४,२,४; ६,१, ११; २,७; ३,३; ४,३; ५,१; ७,५; ८,९; ७, १,१; ३,१; ६; ४,१; ८, ४,३; २, ५, ४,६; ७,२, २; ३, ३; ३, २, ३, ९; ४, ६; ८, ७; ३, ५, १; ६, ३, ४; ११, २; १२, १; मं. २, ४, ३; गो. १,३, ९; १०; २, १, १९; २१; २३; ३,९.

हविर, पू←हविसू

हविर(रूअ-)/घ(√अद्)-घाय  
२, ८, २, २.

हविरा(रूआ-)/तुच्चन-मू श.

११,१,४,१; १२,४,२,८.

हविरा(रूआ-)/श(√अद्)-

-शा: का. १,५,२,१५.

हविर(रूउ-)/च्छिष्ट-मू श. २,

६,१,४८; ७,६,८,१७; का. १,६,

१,३०.

हविरुच्छिष्टाश(श्र √अद्)-

-शा: श. २,५,३,१६.

हविर्धान-नमू शां. ९,४; श. १,

१,२,९; १२; ३,५,३,२; ७; १५;

२१; २२; २५; ४,१; ८; ६,१,

२३; ७,२,४, १९; ६,७, १०; का.

२,१,२,९; ११; तै. २, १,५,

१; ३,२,४,५; तैआ. २, १४, १;

७,११,५; तां. २५, १०,५; गो.

२,२,७; ५,४; -नयो: ऐ. १,२९;

शां. ९,३; ११,८; १२,५; श. ३,

५,३,१९; ६,१,२६; २,२५; ११,

५,५,१०; -नस्य शां. ९,४; २७,

६; श. ३, ५,३,१३; १४,४,३;

६, ३, १८; ७, ६, ९, ११-१३;

घ. १, ४; -नानि ऐ. १, ३०;

-नाभ्याम् ऐ. १,२९; शां. २७,

६; श. ३, ५,३,१६; -ने ऐ. १,

२३; २९; शां. ९, ३; ११, ८;

१७,७; २७,६; श. ३, ५,३,७;

१९; ४,९; ९,२,१३; ७,२,४,१३;

३,४,२२; ५,८,५; ६,७,७; १२;

९,१०; २३; ५,२,१,२३; १३,५,

२,१६; १४,३,१, ४; तैआ. ७,

११,१; तां. ५,४,१०; ६,७; जै.

१०; ९३; आ. जैआ. १,१००; प.

१,४; ३,८; -नेन श. १४, २,२,

४८.

हविर्धान-गत-न्त: श. १२, ६,

१,१७.

हविर्भाग-गा:श. ११,४,१,१०;

गो. १,३, ८; १०; -गाणाम् श.

११, ४,१, १०; गो. १, ३, १०;

-गान् श. ११,४, १, ४.

हविर्भूत-न्तान् श. ३,७,३,३.

हविर्भूत-ज्ञ: शां. ६,१२; १०,६;

श. १,७,२,१०; २,५,१,२१; ३,

८,२,२५; का. १, ४,३,१७; गो.

२,२,१७; -ज्ञम् १,१,४,७; २, १,

२०; ७,२,२३; २,२,२,१; ७,३,

४,१; ११,१,२,१; का. १, २, २,

१; २,१,३, १२; ४,१९; -ज्ञस्य

शां. ११, ७; श. १२, ४, २,५;

-ज्ञा: शां. ६,११; गो. १,५,२३;

२५; -ज्ञात् श. १, ९,२,३५; २,

५, १, २१; का. १, ४, ३, १७;

-ज्ञान् शां. ६,१५; -ज्ञे शां. १०,

६; श. १,५,२, ११; ८,३,२४;

७,३,४,३; ११,५, ८,६; गो. २,

२,१७; -ज्ञेभ्य: ऐ. २, ७; -ज्ञेषु

ऐ. ५,३२; ३४; -ज्ञै: श. १, ६,

३,३६; तां. १७,१३,१८.

हविर्भूत-विध-ध: श. ११, ७,

२,१.

हविर्भूत-कृ,हविष्करोति? श. १,

८,१, ३३; हविष्करोति श. १,

८, १, ३५; हविष्करोति श.

१२, ८, २, १२;

हविष्करोति श. १, ८, १, ३४.

हविष्कुरण-णम् श. १, ८, १,

३४; ९, १, १४; १५; तै. ३, ७,

१०,५; -णे श. १,८,१, ३३; तै.

३,५,८,२; १३,३.

हविष्कृष्वत्-ष्वन्त: मं. २, २,

१३.

हविष्कृत-कृत श. १, १, ४,

११; १३; का. २, १,३, १५;

१६; तां. ११, १०, १०; २०,

११, ३; जै. १४६; -कृतं तै.

३,२,५,८; -कृत: शां. ६, १३;

तै. २,४,७,११; ३, २,५,८; गो.

२,१, १; -कृतम् श. १, १, ४,

११; १३; का. २, १, १५; १६;

तैआ. ५, २, २; ३; -कृता श

७,२,२,१; ३,१,४.

हविष्कृत-तानाम् तै. १,७,५,१.

हविष्कृति-म् तै. २,८, ७, १०.

हविष्कृति-क्ति: ऐ. २, २४;

शां. १३, २; -क्तिना-क्तिम्

ऐ. २, २४, -क्त्या ऐ. २,

२४; शां. १३, २; १५, १; १६,

१; २९, २; ३०, १; श. ७, २, ५,

२१; २२.

हविष्पति-तये प. ५, ७; -ति:

तै. २, ६, १३, २.

हविष्पात्र-त्राणि श. ११, २,

७, ४.

हविष्पान्त-म् शां. २३, ३.

हविष्मत्-ष्म: ऐ. १, २, २; शां.

८, ७; -ष्मत् ऐ. ५, ६; ८; -ष्मत:

श. २, ५, २, २८; तै. २, ४, ३, ९;

-ष्मन्त: श. १, ४, १, ९; ३१;

का. १, ५, १, २५; तै. २, ४, १, ४;

३, ५, २, १; २; ६, ८, २; मं. २, १,

८; गो. १, ५, २, ३; -ष्मन्तम् श.

३,९,२,११; ध्मात् श. ३,९,२,  
१०; ११; १२; तै. २,४,५,१; ८,  
३,८; ७,६,१३; तां. ११,१०;  
११; २०, ११, ३; जै. १४७.  
हविष्मती- ती शां. १२, ७; तै.  
१,६,१,३; २,६, १३, ३; -तीः  
श. ३,९,२, १०; तै. १, २, १,  
१०; २,६,७,५.  
हविष्य- ध्यात् सा. १,२,२.  
हविष्येपिन्- पी तां. २५,१८,४.  
हव्य,व्या- व्यः ऐ. ६, १८; १९;  
ऐआ. ५, २,४; शां. २५, ५; ६;  
शांआ. २,४; तै. २,८,३,६; गो. २,  
६,१; -व्यम् ऐ. १,२८; २,५; १०;  
३४; ३,४७; शां. ३,२; २६,१२;  
श. १,१, २, २३; ३,३,१३; ४,  
२,१; २; ५,१,८; १४; २६; ७,१,  
२१; २,४,४,१६; ३,४,१,२५,  
६,६,२,६; ७,५,१,३०; ९,२,  
३,११; का. १,३,४,९; २,१,२,  
१६; ३,१४; तै. १,४,४,८; २,१,  
१,३; २,३,७; ७,४; ११,६; ४,१,  
१; ५,४, ४-६; ८,९; ६,७,६; ८,  
४; ८,१, ४; २,३; ३,२,३, १२;  
४,७; ५,८; ८,६; ६,३,४; ७,२,४;  
४,११; १६; १८; तैआ. ५, २,१;  
२; ६,५,१; १०, १०,२; तां. ९,  
४, १०; १७,८, ३; सा. १,४,  
१९; २,६,१०; ३,४,९; -व्यस्य  
तै. २,४,८,४; -व्या ऐ. १,२८;  
२,५; ९; १२; शां. २६, १२; श.  
२,२,३,२१; ३,७,३, १२; ८,१,  
११; ६,८,१,६; का. १,२,३,१७;  
तै. १,२,१,१०; २,४,१,५; ८,३,  
२; ५,५; ३,१,२,१०; ५,७,६; ६,  
२,३; ३,२; ४,१; ५,१; ६,७,१;  
२; १२,२; ७,५,२; तां. २०, १५,  
१५; मं. २, २,१४; -व्यानि श.  
६,८, १,६; तै. १, २,१,२०; २,  
५,८,३; ७; ३,७,२,५; ७,१०; मं.  
२,३,१७; -व्याय ऐ. १,२८; तै.

२,४,१,११; -थे श. ४, ५,८,  
१०; -व्येन तै. ४, १, ४, १०;  
-व्यैः तै. २,६,८,४; ३,१,२,१;  
६,१०,४; गो. २,३,१३.  
हव्य-ञुष्टि- म् ऐ. २, १२; तै.  
२,८,६,५.  
हव्य-दाति- तये श. १,४,१,२४;  
तै. ३, ५, २,१; गो. १, १, २९;  
-ताया(=तयै)जै. ६२; -तिः श.  
१,४,१,२४; -तिम् तै. २, ८, २,  
२; ६,७; ३,६,१०,४.  
हव्य-वाह- वाट्, ड् ऐ. १,१६;  
२,३४; शां. ३,३; श. १,४,१,  
३९; २, १२; १२,४, ३,५; तै.  
२, ५,१,२; ७, १२,३; ३,५,२,  
३; ३, १; ६; १,३; २,१; ७, ४,४;  
-वाहम् तै. १, २,१, १२; १६;  
२,४,१,४; ६,१६,२; ८,२,४; ३,  
१,३,३; ५,७,१; ६,९,१; १२,१,  
१; ३,४; तैआ. ३, १४, २.  
हव्यवाड्-व(त्→)ती- वत्यौ  
शां. १, १.  
हव्य-वाह- हात् तै. १, २, १,  
८; -हौ तै. ३, १, २, ११.  
हव्य-वाहन- नः श. १, ४, १,  
३९; २, २, ३, २८; ६, १, ३०; का.  
१, २, ३, २३; ६, १, २०; तै. २, ४,  
८, ६; तां. १, ४, ५; मं. २, २, १९;  
-नम् श. १, ४, १, ३९; तै. ३, ५,  
२, ३.  
हव्य-शोधन- ने तै. ३, ७, ४,  
११; १२; -नौ तै. ३, ७, ४, १२.  
हव्य-मूक्ति- क्तीनाम् तै. २, ६, ७,  
६; ३, ६, २, २.  
हव्य-सूदन- नः तां. १, ४, ३.  
✓हस,हसन्ति प. ५, १०.  
हसइति तां. ७, ६, ११; १२,  
३, २१; ४, १२.  
हस- -सः जै. ३, ५, ६, ८; -साय।  
तै. ३, ४, २, १; १५, १; तैआ. ६,  
१०, २.

हसितै- -तम् तैआ. १, ११, ५; -ते  
मं. १, ३, ३.  
हुस्त- -स्त श. ३, ३, ३, ११; -स्तः  
श. ८, ७, २, १७; १०, २, २, ८; १२,  
२, ४, २; तै. १, ५, १, ३; २, २; ३,  
१, १, ९; ३, १, ५; तैआ. १, ९, ३;  
-स्तम् श. ११, ५, ३, ४; ७; ४, २;  
१२; १४, ६, २, १३; तै. १, ७, ४,  
२; २, ८, २, ५; ३, १, १, ९; ८, ४, ३;  
जै. १५२; मं. १, २, १६; ६, १५;  
१८; -स्तयोः श. ६, ५, १, १०;  
तैआ. ९, १०, २; मं. १, ३, ४;  
गो. १, २, ४; -स्तस्य श. ११, ५,  
२, २; ६; -स्ता श. ३, ५, ३, २२;  
-स्तात् तैआ. ६, १, ३; -स्ताभ्याम्  
ऐ. १, १६; ८, ७; २३; शां. ६,  
१४; शांआ. ३, ७; ५, ६; श. १,  
१, २, १७; २, २, १; ४, ४; ७, ४,  
१३; ३, ५, ४, ४; ६, १, ४; ७, १, १;  
४, ३; ९, ४, ३; ५, २, २, १३; ४,  
१७; ६, ३, १, ३८; ४, १, १; ५, १,  
९; ९, ३, ४, १७; ४, २, १०; १२,  
१, ४, ३; १४, १, २, ७; २, १, ६; ४,  
२, ११; ६, २, ८; का. २, १, २, १३;  
२, १, १; २, ३; तै. २, ६, ५, २;  
३; ३, २, २, १; ४, ६; ६, ३; ८, १; ९,  
१; ७, १२, ३; ८, ३, २; तैआ. २,  
४, १; ३, १०, १; ४, २, १; ८, १; ५,  
२, ५; ७, १; १०, २, ४, १; २, ५, १;  
तां १, ८, १; ८, ४, १; जै. ९; २७;  
१०२; १३९; जै. २, ५, २, ३; ४;  
४, ११, ५, ८; मं. १, ६, १८; गो.  
१, ५, ३; २, १, २; -स्ताय तै. ३,  
१, १, ९; ४, ११; ११, ८, ७;  
-स्तासः तैआ. १०, १०, २; गो.  
१, २, १६; -स्ते ऐ. १, १६; ५,  
३१; ८, ८; २०; शां. ८, १; श.  
२, १, २, १२; ६, ३, १, ४१; २, १;  
४, ४, १; १४, ६, ८, २; का. १, १,  
२, ८; तै. २, २, ७, २; ३, १०, १;  
५, ४, ४; ८, ६, १; ३, ७, ३, २; ४.

४, १; गो. १, २, ७; २, ३, १७;  
 -स्तेन ऐ. ५, ३१; शां. ८, १; श. २, १, २, १२; ६, ४, २, २; ९, ३, १, १६; १०, २, २, ८; १४, १, २, ९;  
 का. १, १, २, ८; तै. १, ६, ३, ७; ३, २, ९, १०; जै. २०५; गो. २, १, ४; -स्तेषु श. ९, २, ३, २४;  
 -स्तेः गो. २, ४, ६; -स्तौ शांआ.  
 ५, ५-७; श. १२, १, ४, ३; १४, ३, १, २०; ५, ४, ११; ६, २, ८; ७, ३, १२; तै. २, ६, ५, ५; ३, २, १०, २; तैआ. २, ११, १; जै. १११; जैउ. ४, ११, ५, १; गो. १, ५, ३; -स्त्यां तै. २, ४, ४, ७; तां. १४, ६, ४.  
 हस्त-कार्य- -म् तां. ६, ६, १२.  
 हस्त-गत- -तेन सा. २, ४, १.  
 हस्त-ग्राम- -भस्य तैआ. ६, १, ३.  
 हस्त-च्युति- -न्ती ऐ. ५, ५; ऐआ. १, १, २; शां. २२, ७.  
 हस्त-च(त्→)ती- -म् शां. ८, १.  
 हस्त-वेद्य- -प्यात् तां. ६, ६, १३.  
 हस्तिन्- -स्तिनः ऐआ. २, ६, १; शांआ. १२, ८; -स्तिनम् श. ३, १, ३, ४; तैआ. ३, १०, ३; तां. १, ८, १४; -स्तिना जैउ. ३, २, ४, ९; -स्तिनि तै. २, ७, ७, १; जैउ. ३, ६, ४, १; -स्तिने ५, ३१; -स्तिषु शांआ. १२, १; -स्ती ऐ. ४, १; ६, २७; शांआ. १२, ६; श. ३, १, २, ४; १४, ८, १५, ११; जै. ४; १६८; गो. २, ६, ७; -स्ती-इव श. १४, ७, १, २०.  
 हस्तिनी- -नी प. ५, ७.  
 हस्ति- -हस्तिन्  
 हस्ति-च्छाया- -याम् शांआ. १२, ८.  
 हस्ति-प(√२प)- -म् तै. ३, ४, ९, १.  
 हस्ति-वर्चस- -सम् शांआ. १२,

१; ८; -सा शांआ. १२, १.  
 हस्ति-हिरण्य- -म् तैआ. १, ३१, १.  
 हस्य(-स्तिऽअ)-इव-रथ-पदाति- -तीनाम् सा. ३, ६, ११.  
 हस्या(-स्तिऽआ)-सन- -म् जै. ४.  
 हस्यु(-स्तिऽकृ)-पम- -म् श. १४, ६, १०, ४; ७; १०; १३; १६; १९.  
 हु(स्य→)स्या- -स्याः ऐ. १, १९; ऐआ. १, १, २; ४; ३, ५; ८; श. ६, २, १, २३; २, ४; ८, ४, ३, १०; १२-१९; १३, ५, १, ६; तां. २३, १४, ५; -स्त्याम् तै. ३, ३, ८, २; ५.  
 हा तै. २, ८, ८, १; जै. २९; ३६; सा. २, १, ६. हा ३ तै. २, ३, ६, १.  
 हा-उ-स्वर-ता(तऽआ)-दि- -दीनि सा. २, १, ६.  
 √१हा, जहाति ऐ. ८, २५; श. १४, ८, ६, ४; ५; जहाति श. १०, ३, ३, १-५; १३, १, ६, २; १४, ५, १, ११; ६, २, ११; १०, ३; ६; ९; १२; १५; १८; तै. २, ३, ८, २; ३; ६, २, ३; तैआ. १, ७, १; ३, १४, १; २; ६, १०, १; १०, १०, १; तां. ७, ७, १५; जै. २६; जैउ. ३, ५, ८, १०; ४, २, १, ११; सा. २, ४, ९; प. २, ८; जहितः तै. १, ४, ६, ५; ३, ७, ९, ७; जहाति श. ७, २, १, १७; ९, १, २, १२; प. २, ८; जहासि श. ८, ५, ३, १; जहामि श. ७, ३, १, २३; तै. २, ८, ८, १; ३, ७, १२, ५; जहामि तै. २, ८, ८, १; जहीमः श. १३, ८, ४, ३; जहौ श. ६, ६, ३, २; जै. २०१; जहुः २०४; हास्यति ऐ. २, २१; २८;

६, २६; ऐआ. ३, १, ४; शांआ. ७, ९; १०; श. ३, ८, २, २४; १०, ३, ५, १५; का. १, १, ४, २०; २२; हास्यामि श. ४, १, ५, ९; जहत् ऐ. ८, २३; जहितम् तैआ. ३, १४, ३; जहाम तै. ३, ७, २, ७; तैआ. ६, ३, २; जै. १७४; अजहात् श. २, १, २, ९; ९, १, १, ६; का. १, १, २, ६; तै. २, ६, ३, १; तैआ. २, ३, १; जै. १६६; अजहि-ताम् ऐ. ३, २६; अजहुः ऐ. ३, १६; श. १३, ५, ४, ३; अजहुः श. ६, १, २, १२; ७, ४, १, १६; तै. २, ८, ३, ५; जै. १७४; जह्यात् ऐ. ७, ५; शांआ. १२, ३; जह्युः गो. १, ३, ८; अहात् तै. ३, ७, १३, २; अहासीत् तां. ६, ४, ८; हासीत् तै. २, ५, १, ३; २, ७, २, ७; तैआ. ४, ४२, ५; हासिषुः तैआ. ४, ४२, ५; अहासिषुः जै. १८६; अहाः तै. २, ५, ६, ३; हासिषम् तै. १, ४, ६, ५; तैआ. ४, १, १; ४२, २; अहासि श. १, ७, ३, ३. अहास्यत् श. १०, ६, १, ५-९.  
 हीयते ऐ. ६, १८; शां. ८, ९; श. ३, ६, २, १४; १५; हीयते श. ११, ५, ६, ९; तां. ४, २, ३; ६, ४, ९; १९, १२, ८; जै. १३६; १६८; गो. २, ५, १५; हीयन्ते तां. १७, १, २; ३, २; जहे श. ४, १, ५, १; हास्यन्ते जै. १३६; हास्यामहे श. ३, ५, १, १८; जै. १३६; हीयताम् गो. १, २, ७; हीयष्वम् जै. १६८; हीयै शांआ. ८, ६; अहीयत ऐ. २, ३६; श. १, ४, ३, २; ३, ६, २, १२; अहीयत श. १, ७, ३, १; २२; ४, ३, १, १; ५, १, ४, ५; तां. १२, ११, ११; जै. १७७; अहीयेताम् तां. २०,

११, ३; जै. ८४; अहीयन्त तां.  
१६, १२, १: १७, १, १; जै. १३६;  
१३७; सा. १, १, १७; हीयेत् श.  
३, ८, ३, १६; हीयेत् ऐ. ६, २.  
हापयन्ति गो. १, २, २१  
हित्वा, हीन-हीयमान- अद्र.  
हायत- -ना: -नानाम्<sup>३</sup> श. ५, ३,  
३, ६.

हाया इपहया उहा उहा इति तां.  
१३, ६, १३.

हारायण- -गम्. तां. १४, ९, ३३; ३४;  
-णानि जैआ. १, २५३; आ. १,  
२५३; -णेन तां. १४, ९, ३४.

हारिकर्णी-पुत्र- -त्र: -त्रात् श. १४,  
९, ४, ३०.

हारिद्र(←हरिद्रा)- -द्र: Sइव श. १३,  
४, ४, ८<sup>१</sup>.

हारिद्रव(←हरिद्रु)- -वेषु तै. ३, ७,  
६, २३.

हारियोजन(←हरियोजन)- -न:  
श. ४, ४, ३, २: ६; -नम् श. ४,  
२, २, ५; ४, ३, २; ५, ५, ११;  
-नस्य शां. १८, ६; ३०, ११;  
तां. १, ६, ९; -नेन शां. १८, ६;  
३०, ११.

हारिवर्ण(←हरिवर्ण)- -र्णम् तां.  
८, ९, १; १२, ६, ७; जै. ६९<sup>१</sup>;  
-र्णस्य तां. १२, ६, ९; १०;  
-र्णानि आ. जैआ. १, ३८३.

हारीत(←हरित् वा त)- -त:  
शांआ. ८, १०.

हार्दि(←हृद्←हृदय)- -दिश. ३,  
८, ५, ५.

हार्दिवन्- -वानम् तैआ. ४, ७, ५;  
९, २; ३; ५, ८, २.

हार्द्वन्- -र्दानम् श. १४, २, २,  
२१<sup>१</sup>.

हार्म्य(←हर्म्य)- -म् तैआ. ६, ६, २<sup>१</sup>.

हार्लिङ्गव(←हर्लिङ्गु)- -व: श. १०,  
४, ५, १.

हावन-श्रु- -श्रु: तै. २, ८, ६, ९.  
हाविष्कृत(←हविष्कृत्)- -ते आ.  
जैआ. १, १३८.

हाविष्मत(←हविष्मत्)- -तम् तां. ११,  
१०, ९; -ते आ. जैआ. १, १३८.

हाव्यादातायायि जै. ६२.

हास्त- -म् जै. १००<sup>१</sup>.

हि श. ३, ९, २, ४; तां. १, ५, १९;  
११, २, ३.

√हि, हिनोति ऐआ. ५, २, २; हिन्वन्ति  
शां. १२, १; तां. १४, ११, ६; जै.  
१६४; हिनोमि तै. २, ८, ५, ५;  
हिनोति ऐ. २, २०; शां. १२, १;  
तै. २, ४, ३, १३.

हिन्वान- -न: तै. ३, ६, ५, १;  
तैआ. ४, ११, ८; ५, ९, १०.

√हिस्, हिन्सि ऐ. १, १३; ३, ८; ४,  
१; ५, १; १५; २४; ७, २६; ऐआ.  
२, ५, १; शां. ६, २-९; शांआ.  
१२, ५; ६<sup>१</sup>; श. २, ३, ४, ३०: ६,  
२, १७; ५, २, १, १८; १९; ४, ३,  
२०; २१; ६, ५, ३, ९; ४, १०: ६, ३,  
१७; ७, २, १, ११; २, १७; ५, १,  
१४; ९, १, १, १७; २७; २, १, २;  
१९: २, २; १०, ४, १, २: १४; २०;  
१४, ३, १, १४; ४, २, २३; का. १,  
४, १, २२: ६, २, ८; तै. १, ४, ५, १;  
६, १०, ३; ४<sup>१</sup>; हिन्सि श. १, १,  
१, १९; २, १०; ३, १, १४; १७: ७,  
४, १४; १५<sup>१</sup>; २, ३, २, १२; ६, २,  
१०; ३, १, २, ६; ७<sup>१</sup>; २, १, ८; ३१<sup>१</sup>;  
५, १, २६; ६, ४, १०<sup>१</sup>; १३; ७, ४,  
१; ८, २, २; १२<sup>१</sup>; १९; ५, १०; ९,  
४, १८; ५, ३, २, ७<sup>१</sup>; ६, ३, १, २६;  
३२; ३९; ५, ३, ९; ४, २; १०<sup>१</sup>: १६;  
६, १, २३; २४; २, १३; ३, १७<sup>१</sup>;  
७, ३, १५; ७, २, २, १७; ३, २, १७;  
५, १, १४; ९, १, १, १०; २०; २, ४;  
२, १, २<sup>१</sup>; १९<sup>१</sup>; १०, ३, ५, ११; ४,  
१, ३; १४; २०: ६, १, ११; १४, ३,

१, १४<sup>१</sup>; ८, ६, २; का. १, ४, १,  
२२; ६, २, ५; ८; २, १, १, १३;  
२, १०: २, १, ९; २, ३; ९; ४,  
११; १ २; तै. १, ७, ८, ६<sup>१</sup>; २,  
३, २, ५; ४, ६; ३, २, २, १<sup>१</sup>;  
तैआ. १, ९, २: ४; तां. ८, ७, ७;  
जै. ४५: २०७; जैड. ३, १, ५, ६;  
गो. १, २, २; ३; २, १, २<sup>१</sup>; ३<sup>१</sup>; २,  
१०; ३, ११; ४, १९; हिंसति  
शांआ. १२, ५; ६; सा. २, ३,  
११<sup>१</sup>; हिंस्तु: श. १, ५, १, २५.  
हिंस्त: तै. १, ७, ५, ३; १०, ५;  
हिंसन्ति शां. ७, ८; श. ९, १,  
१, ३५-३७; तै. ३, ९, ८, ३; जैड.  
४, ६, १, ९; २, ७; ३, १; सा. २, ४,  
४; ५; ३, ५, ५-७; जिहिंस श. १,  
६, ३, ७; ५, ५, ४, ८; जिहिंसिम  
तै. ३, ७, १२, ४; तैआ. २, ६, २:  
हिंसिष्यति श. ६, ४, ४, १६; गो.  
२, १, २<sup>१</sup>; २, १०; हिंसिष्यत: श.  
७, ४, १, १८; हिंसिष्यामि श.  
१०, १, ३, ३; हिन्सत् श. १, ७,  
४, १६; ६, ४, ४, ६: ७, ४, १, २४;  
९, १, १, ४२; १४, २, २, ३८; जै.  
१६४; हिन्सन् श. ३, ४, १, १६;  
६, ३, ८; ८, १, ५; ९, ३, १५; ४, ४,  
५, ६; १४, ३, १, १०: हिंसात:  
तैआ. १, ६, १: हिन्सति श.  
१, १, ४, ५; ७; २०; २, १,  
१५; १७; का. २, १, ३, १०;  
१२; २, १, ४, १४: १६;  
हिन्सानि शां. १३, ७; श. १, २,  
४, ७: १५; २, ३, ४, ४; ३,  
३, २, १; ६, ३, १७; ९, ३,  
२६; ५, ३, ४, २५; ६, ४, ४,  
६; १०, ५, २, १२; ११, ५, ९, ७;  
१४, १, १, ३३; का. १, ४, १, ३; ५;  
२, २, २, ५; ८; हिन्सानि श. ४,  
१, ५, ७; हिन्साम श. ३, ४, ३,  
११; अहिन्व श. १, ७, ३, ४; ४,

† 'हादानम्' इति मु. स्वरोऽशुद्धः । लु. य. ३८, १२ । ‡ 'हाम्' (निवेद), हान् (मिमेद) इति पाठभे. ।

८; १४; तै. २, ३, २, ५; ४, ६; गो.  
 २, १, ३; अहिंसन्त ऐआ. २, १,  
 ४; हिंस्यात् शा. २, ३, ४, २८; ४,  
 ६, ९, ५; ६, ४, ४, १६; १, ४, २; ६,  
 ३, १७; ७, ३, १४; ९, १, १, १; ७;  
 २, १, २; ३, ३७; हिंस्यान् शा.  
 १४, १, ३, १४; २९; हिंस्याताम्  
 शा. ३, ४, १, २४; हिंस्याताम् शा.  
 ७, १, १, ३८; हिंस्युः शा. १, ८,  
 १, १६; ३, ३, ४, १२; ४, ६, ९, १;  
 ५, १, ५, १७; हिंस्युः शा. ४, ३, ५,  
 ३; हिंसीत् शा. १२, ८, ३, ९;  
 हिंसीत् शा. १, २, २, १२; ४, ६,  
 ९, ६; ७, ३, १, २०; ५, १, ८;  
 का. २, २, १, ९; तै. १, ७, १०,  
 २; २, ६, ५, १; तैआ. १०, १,  
 ५; गो. २, १, ३; हिंसीः ऐ. १, २२;  
 शां. १२, ३; शांआ. ७, १; ९, १;  
 ७; शा. ३, १, २, ७; २, १, ८; ६,  
 ४, १०; १३; १४; ८, २, १२; ५,  
 १०; ५, ४, ३, २०; ६, ८, १, ९; ७,  
 २, १, ११; ४, २, ७; ५, २, १७;  
 १८; १९; २०; ३२-३४; ३५;  
 ८, ३, १, ९; ७, ३, १८; ९, ४,  
 ४, ५; १२, ७, ३, १४; ८, ३, ९; १४,  
 १, ४, १५; २, २, ४२; तै. १, ४, २,  
 २; २, ६, १, ४; ३, ३, २, ५; ७, २,  
 ७; ५, ५; १३; १०, ४, ३; तैआ. १,  
 ३, १, ३; ४, ५, ५; ७, ५; ८, ४; १०,  
 ५; ११, ७; २८, १; ५, ४, ८; ७, ८;  
 ८, १२; ९, १; ६, ६, १; तां. १, १,  
 ७; ५, ६; ७, २; ८, ७; जै. २६;  
 जैउ. ४, १, १, १; ८; मं. १, ६, ६;  
 ७, ९; गो. २, १, ३; हिंसिष्टम् ऐ.  
 ८, ८; शा. १, ५, १, २५; ३, ४, १,  
 २४; ९, १, १, १७; हिंसिष्ट तां.  
 १, ४, १५; जैउ. १, ६, ३, ६; मं.  
 २, १, ७; हिंसिष्टम् शा. १, २, ४,  
 १६; का. २, २, २, ९; तै. ३, २,  
 ४, ५; ९, ३; ७, ५, ५; हिंसिष्टम् शा.  
 २, ३, ४, ३०; का. १, ४, १, २२;

अहिंसिष्टम् शा. ४, १, ५, ७.  
 जिहिंसिष्टम् शा. ९, १, १, ३५-  
 ३७; जिहिंसिष्टम् शा. ९, २, १, २.  
 हिंसित-वत्-वान् तां. ७, ५, २.  
 हिंसितोस(ः) ऐ. १, ३०; तै. १, १,  
 ८, ४.  
 हिंसित्वा शा. १०, २, ३, १८; १४, ४,  
 २, २३; जै. ४५; हिंसित्वाऽइव  
 शा. ७, ३, २, १४.  
 हिक-निक-विक-कानि आ. जैआ.  
 १, ४३३.  
 हिङ्कार-प्रभृ. हिम्-द्र.  
 हित्तु, ता-तः ऐ. १, १३; शा. १, ४,  
 १, २४; ३, ३, ४, ७; ४, १, २,  
 ३; ६, १, २, १४; ७, ३, १, ३१;  
 १४, २, २, १७; तै. १, ५, ८, ३; २,  
 ४, १, ८, ९; ७, १; तैआ. ४, ४२,  
 २; -तम् ऐ. २, १८; शां. ९, ३;  
 शा. १, ३, १, २५; ३, ३, ४, ७; ८, ४,  
 ८; ४, ३, ५, १३; ६, १, २, १४; १५;  
 ५, ४, ४; ७, ४, २, ७; १३, ८, १, ९;  
 १४, ६, ९, ४; तै. १, १, ९, ७; १०;  
 ४, ८, ५; ६; ८, १, २; २, १, ९, २;  
 ३, ७, ४, १६; तैआ. ६, १, ४, ७;  
 ३; ९, २; १०, १०, ३; तां. ४, ३, ८;  
 २०, ४, ७; मं. १, ५, १०; गो. १,  
 २, १५; -ता शा. ६, १, २, १५;  
 -ताः शांआ. ६, १९; शा. १४,  
 ५, १, २१; ६, ११, ४; ७, १, २०;  
 तै. ३, १२, ६, २; तैआ. १,  
 २७, ६; -तानि शा. ६, १, २,  
 १५; -ते शा. ६, १, २, १४; -तो  
 शा. ३, ८, ४, ९; ४, ४, १, १.  
 हित्त-तम्-म् शांआ. ५, १.  
 हित्वा(√हा) ऐ. ६, १; शा. ४, ३, २,  
 १०; ११; तै. २, ५, ६, ५; तैआ. ८,  
 ५, १; तां. ८, ४, १; २५, १५, ४;  
 जै. ५४; ११५; १४७; १८६.  
 √हिन्व्, हिन्वति शा. ३, ५, १, ३५;  
 १४, १, २, १९; हिन्वन्ति शा. १२,  
 ८, १, २; तै. २, ६, ३, १; ७, १६, ४.

रिहिम् तै. ३, ५, १, १; जै. ६२; जैउ.  
 १, १, ४, १; ६; ८; ३, २, १, ४; आ. १.  
 हिं/कृ, हिं करोति शां. ३, २; शा. १,  
 ४, १, १; २; हिं करोति शा. १, ४,  
 १, ३; ४, २, २, ११; १३, २,  
 ३, २; तै. ३, ८, २२, २; तां.  
 २, १, १; २, १; ३, १; ४, १; ५,  
 १; ६, १; ७, १; ९, १; ३; ११,  
 १; १२, १; १३, १; १४, १; १५,  
 १; १६, १; १७, १; ३, १, १; २,  
 १; ३, १; ४, १; ५, १; ६, १; ७,  
 १; ८, १; ९, १; १०, १; ११, १;  
 १२, १; २; १३, १; ४, ९, ९; ७,  
 १०, १६; जैउ. १, १, ३, ३; २, १,  
 २, ९; ४, ७, २, १; ११; प. ३, २;  
 ३; ५; ६; हिं करोति गो. २, ३,  
 ९; हिं करोति जैउ. १, १, ४, १; ६;  
 ३, ६, ६, २; हिं चकार शा. २, २,  
 ४, १२; का. १, २, ४, ९; हिं कुर्यात्  
 शा. १, ४, १, ३; तां. ७, १, २; जै.  
 ९३; प. २, १; २; हिं कार्यात्  
 गो. १, ३, ४.  
 हिं क्रियते गो. २, ३, ९.  
 हिं करिकव-कतः जैउ. १, ३, १,  
 ५; १२, १, २.  
 हिं-क(र→)री-री जै. ४७.  
 हिं-कर्तुम् शा. १, ४, १, २; ४, २, २,  
 ११.  
 हिं-कार-रः ऐ. ३, १, २३; ऐआ.  
 १, ३, १; शां. ३, २; ११, १; १४, २;  
 शांआ. २, १; शा. १, ४, १, २;  
 २, २, ४, १२; ४, २, २, ११; ४, ४,  
 २; का. १, २, ४, ९; तां. २, १, ३;  
 ६, ३, १३; ८, २; ३; ५-७; ७, १, ४;  
 जैउ. १, १, ३, ४; ४, ६; ३, २, ४;  
 ५, १, २; १०, १, २; ११, १, ३; ५;  
 ९; १०; २, १; १२, १, २; २, १; ३;  
 ५; ६; ८; ९; १७, २, ८; १८, ३, ९;  
 ४, ४; ३, ३, २, ३; आ. १; प. २,  
 १; ३, १; गो. १, ३, २, ३; २, ३,  
 ९; २०; -रम् शा. २, २, ४, १२;

का. १, २, ४, ९; तां. ८, ७, १३;  
जै. १, १, ४, १; ६; ८; ३, १, ५; २,  
७; ९; ३, ३; ५; ६, २, ७; ष २, ३;  
-रस्य श. १, ४, १, १; जै. ३,  
३, २, ३; -राणाम् जै. ३, ३, ३,  
७; -रात् जै. १, १, ३, ७; ४, ८,  
४, २; -राय श. १३, १, ३, ५;  
-रेण ऐवा. १, ३, १; शां. २,  
१; ४, ११; श. ४, २, २, ११; तां.  
२, १, ४; २, २; ३, ५; जै. ८, ५; ९३;  
जै. १, १०, १, ३; १२, ४, ६; १८,  
२, ५; २, ३, २, ३; ९; ३, ३, २, ३;  
६, ६, २; मं. १, ५, १९; प. २, १;  
२; गो. १, ५, ९; २, ३, ९.

हिकार-वत्-व तां. ५, २, ८.  
हिं-कृण्व(त्→)ती-ती ऐ. १,  
२२.

हिं-कृत-तम् श. १४, ९, ३, ९;†  
-तात् तां. ८, ७, १३; -ताय श.  
१३, १, ३, ५; -तेन तां. ५, १, ५.  
हिं-कृत्य ऐवा. १, ३, १; शां ३, २;  
११, १; श. १, ४, १, १; २; ४, ५,  
९, ३; ९; ९, १, २, ३, ४; तां ६, ८,  
५; ६; ८, ७; प. १, ४; गो. २, ३,  
९.

हिंक्रियुमान्-णः जै. १०९;  
-णम् श. १४, ९, ३, ९.

रहिम्-मा तै. २, ८, ७, ३.

हिम्-मः तै. ३, १२, ७, ३; -मम्  
श. ३, १, २, १४; १७; प. ५, ९;  
-मस्य श. ९, १, २, २६; १३, २,  
६, १२; तै. ३, ९, ५, ४.

हिमा-माः श. १, ९, ३, १९; २,  
३, ४, २, १; ३, ७, ८, १०; का. १,  
४, १, १६; तै. २, ८, ६, ८; तै. ५,  
४, ७, ५.

हिम्-वत्-वतः तै. ३, १०, ३; ६,  
१०, २; -वति जै. २०७; -वसु तै  
२, ५, ६, ४; -वन्तम् ऐ. ८, १८

तिर-रः श. १, ३, १, १५; का. २,

२, ४, १२.  
हिरण्य-ण्यम् ऐ. २, १४; ४, ६; ६,  
२७; ७, ९; १२; १३; १८; ८, २०;  
शां. १, ५; ६, ९; १३, ४; शां. ४,  
११; श. २, १, १, ५; २, ३, २८;  
३, २, ४, ८; ९; १३; १४; ३, १,  
३; २, २; ३, १, ८; ५, २, १३; १४;  
८, २, २७; ३, २६; ९, २, ९; ४, १;  
४, ३, ४, ६; ७; १४; १९; २१;  
२४; २८; ५, १, १, ५; २, १०; ६,  
१, ६; ८; १३; ५, १, २, १४; ५,  
२८; २, १, २०; ३, ६; ३, १, १;  
५, १, ५; ४, १, २; १२; १४; ४, २, २;  
५, १, ८; ६, १, १, १३; ३, ५; ३, १,  
४२; ७, १, २; ७, ४, १, १, ५; १६;  
२, १७; ५, २, ८; ९, २, १, ६; ४, ४,  
५; १०, ४, १, ६; ११, ५, ९, ११;  
१२, ४, ३, १; ४, ६; ५; ५, २, ६;  
७, १, ७; २, १३; ८, १, १५; २२;  
९, १, ४; १३, १, १, ३; ४; २, २,  
१६; १७; ३, २; ८, १; ४, १, ७, ११;  
१३; २, ७; १०; १३; ५, २, १; १४,  
१, १, ३, २; ३, १, ४; २९; ३, २, ३,  
१, ३, २; ९, ४, २, ६; का. १, १, १,  
३; २, २, २, ३; तै. १, १, ३, ८;  
२, १, ४; ३, ७, ७; ४, ४, १; ७, ४;  
५; ६, १, ७; ७, २, ५; ६; ३, ४, ६;  
३; ८, १; ८, ५, ३; ६, ५, ९, १;  
२, २, ४, ५; ६; ५, २; ३, ४, १; ७;  
९, २; ३; ३, ३, ४, ५; ८, २, ४;  
२२, ३; ९, ४, ५; ११, ७, ३; ८, ६;  
७, १२, ५, १०; ११; ६, ६; तै. ५,  
१, २, ६, ७; २, ६, २; ३, १०, १; ७,  
४, ५; १०; ९, ५; तां. १, ८, ५, २,  
१७, २; ६, ६, १०; ९, ९, ३; ४; १२,  
१३, २, ५; १७, ६, ४; १८, ३, २; ७,  
८; जै. ७७; १२५; १३१; १३२;  
२१२; जै. १, १८, २, ७; १०;  
३, ६, ६, ६; ता. ३, १, ८; २, ५;  
मं. ५; मं. १, ५, १८; २, ४, ६; प.

२, ९; १, १०; गो. १, २, २, १; २,  
३, १७; १९; ५, २; ८; ६, ७;  
-ण्यस्य श. १२, ७, २, १०; १३,  
२, २, १८; १४, ९, १, १०; तै. २,  
२, ४, ५; जै. ११७; -ण्यानि श.  
५, ५, ५, १६; १३, ४, १, ६; तै. ३,  
८, २, २; -ण्य ऐ. २, १४; श. ३,  
३, ३, ६; तै. २, ७, ७, १; -ण्येन  
ऐ. ८, २, ३; श. ३, ३, ३, ६; ५, ५,  
५, १६; १२, ८, १, १, ५; २, २; तै. १,  
७, ६, १; २, ७, २, ३; ३, ८, २, २, ३;  
-ण्येषु शां. १२, १; -ण्यैः श.  
८, ६, ३, १९; तै. २, ६, ८, १; ३,  
६, २, १.

हिरण्मयी(←हिरण्यमयी)-यः  
ऐवा. २, १, ३; शां. ७, ४; श.  
६, ७, १, २; ७, ४, १, १०;  
१५; २, १७; ५, २, ११; १०,  
१, ४, ९; ५, २, ६; ७; ४, १, ४, ६, ३,  
२; १३, २, २, १६; १४, २, २, ५, ४;  
७, १, १२; १३; तै. ३, १०, ९, ११;  
१२, ९, ७; तै. ५, २, ३; ७, ६,  
१; १०, १३, १; तां. २५, १८, ५,  
जै. १२४; जै. १, १५, ३, ८;  
-यम् शां. ६, १; श. १०, १, ४,  
९; ११, १, ६, १; २; १३, ४, २, १;  
तै. १, ४, ८, ६; तै. ५, १,  
१४; जै. ७५; -ययोः श. १३,  
४, ३, १; -या श. १३, २, ६, ८;  
-याम् श. ११, ४, २, १६; १७;  
-यानि श. ६, २, १, ३, ८; -याय  
शां. ७, ४; -ये श. १३, ४, ३,  
१; -येन श. १३, ५, २, २, ३;  
-यौ शां. ६, १३; श. ५, ४, ५,  
२, २; १०, ४, १, ६; जै. १, १८,  
१, १; गो. २, १, २.  
हिरण्मयी-यीम् श. ५, ४, ५,  
२, २; ६, ३, १, ४, १; ४, २; तै. ५,  
१, २, ३; जै. १७६; -योः  
जै. १०२.

† 'हिकृतम्' इति मुपा. स्वरश्चिन्त्यः । ‡ '-ण्-' इति मुपा. स्वरश्चिन्त्यः ।

हिरण्य-कक्ष्य-क्ष्यान् तैआ. ६, ५, २.  
 हिरण्य-कक्षिपु-पु तै. ३, ९, २०,  
 १; २; -पुना तै. ३, ९, २०, २;  
 -पौ ऐ. ७, १८.  
 हिरण्य-कार्-म् तै. ३, ४, १४, १.  
 हिरण्य-केश-शः ऐ. ७, ९.  
 हिरण्य-नाभ-भः श. ६, २, २, ५;  
 ७, ४, १, १९; १३, ५, २, २३.  
 तैआ. १, १३, ३; १०, १, ३; तां.  
 ९, ९, १२; -भम् तैआ. १०, १०,  
 ३; -भाय तैआ. १०, १, १.  
 हिरण्यगर्भ-व(त्→)ती-त्या  
 श. ६, २, २, ५.  
 †हिरण्य-त्रण्डातका-काः जै. २०३.  
 हिरण्य-जिह्व-ह्वः तै. २, ४, ४, ७.  
 हिरण्य-ज्योतिस्-तिपा श. १३,  
 २, २, १६.  
 हिरण्य-ज्योतिस्-तिः तै. ३, ८,  
 २२, ३; १२, ५, १०; तैआ. ३,  
 ११, ८.  
 हिरण्य-दन्त-न्तः जै. ३, १, २,  
 ४; १५.  
 हिरण्य-दत्त(←दन्त)-दन् ऐ.  
 ३, ६; ऐआ. २, १, ५.  
 हिरण्य-द्रोण-म् सा. ३, ३, ३.  
 हिरण्य-नाभि-भये तैआ. १,  
 ३, १, २.  
 हिरण्य-पक्ष,क्षा-क्षः श. ९, ४, ४,  
 ५; तै. ३, १०, ४, ३; तैआ. ४,  
 ११, ६; -क्षम् तै. २, ५, ८, ५; तैआ.  
 ६, ३, १; -क्षा तै. ३, ७, ६, ९.  
 हिरण्य-पति-तये तैआ. १०, १८, १.  
 हिरण्य-पर्ण-र्णः तै. २, ६, १०, ६;  
 १४, ५; ३, ६, ११, २; -र्णम् तै. २,  
 ६, १७, ७.  
 हिरण्य-पाणि-णये ष. ५, ६; -णि;  
 शां. ६, १३; श. १, १, ४, २३; २,  
 १, १९; २१; ३, ३, २, १२; का. २,  
 १, ३, २४; ४, १८; १९; तै. ३, २,  
 ५, ११; ६, ४; गो. २, १, २; -णिम्

ऐ. ५, १९; शां. २२, ९; २६, १३.  
 हिरण्य-पात्र-त्रम् तै. १, ३, ३, ७;  
 -त्रेण श. ५, १, २, १९.  
 हिरण्य-प्रउग-म् तै. २, ८, ६, २.  
 हिरण्य-त्राहु-हवे श. ९, १, १,  
 १८; तैआ. १०, १८, १-हुः श.  
 ९, १, १, १८.  
 हिरण्य-म्(य→)यी-यः श. १३,  
 २, १०, २; -यः श. ३, ६, २, ९.  
 हिरण्यय-यः श. ७, ५, २, ११; तै.  
 १, ५, ८, २; २, ८, ७, ७; जै. २०;  
 -यम् ऐ. १, ३०; तै. २, ६, ११, ६;  
 -या ऐ. १, २२; ४, ३२; शां. ८,  
 ७; २०, ४; २१, ३; २२; ५; -याः  
 तै. ३, ९, ४, ५; -येन तै. ३, १,  
 १, ९; -यैः तै. ३, १, २, १.  
 हिरण्ययी-यी श. ४, ५, २, १०;  
 ६, ३, १, ४२; १४, ९, ४, २१; -यीः  
 तै. २, ५, ५, ५; ६, १७, ४; ६;  
 -यीम् सा. ६, ३, १, ४१.  
 हिरण्य-रथ-म् ऐ. ७, १६.  
 हिरण्य-रूप-पम् श. ५, ४, १,  
 १०; -पायां तै. १०, १८, १;  
 -पौ श. ५, ४, १, १५.  
 हिरण्य-वत्-वते ऐ. ७, ९.  
 हिरण्य-वर्ण,र्णा-र्णः तै. २, ८, ४, १;  
 -र्णम् तै. २, ५, ५, ४; -र्णां तैआ.  
 १०, ४२, १; -र्णाः तै. २, ८, ९, ३;  
 -र्णाः तै. ३, ७, १२, ६; -र्णायां  
 तैआ. १०, १८, ११; -र्णां तै. १,  
 ७, ६, ८.  
 हिरण्य-वर्तनि-वर्तनी तै. २, ६, १३, ३.  
 हिरण्य-त्राशी-शीः तै. २, ५, ५,  
 ५; ८, ४, १.  
 हिरण्य-विद्-वित् तां. १३, १, १; २.  
 हिरण्य-विमित्त-तानि श. ११, ५,  
 १, ११.  
 हिरण्य-शकल-लम् श. ३, ८, २,  
 २६; ११, ७, ४, ४; -लान् श. ७,  
 ५, २, ८; ९, २, १, १; १२, ५, २,

६; -लैः श. ६, १, २, ३०; ७, ५,  
 २, ३२; ८, ५, ४, ९; ७, ४, ७; ८; ९,  
 २, ३, ३२; १०, १, २, ७; १; ४, ९;  
 -लौं शां ८, ४; श. ३, ८, २, २७;  
 ३, १३; १९; २६; ६, २, १, २०.  
 हिरण्य-श्याम्-म् तै. २, ८, ६, १.  
 हिरण्य-शरीर-रः ऐ. २, ३; १४.  
 हिरण्य-शल्क-ल्कः ऐ. २, १४.  
 हिरण्य-श्लङ्ग-म् तैआ. १०, १, १२.  
 हिरण्यश्लङ्गी-श्लङ्गीः जै. २०३.  
 हिरण्य-संकाश-म्ऽइव श. ६, १,  
 ३, ५.  
 हिरण्य-संद्दश-द्दशः तै. २, ४, ४, ७.  
 हिरण्य-सोम-मेन जै. १३२.  
 हिरण्य-स्तूप-पः ऐ. ३, २४; श.  
 १, ६, ४, २.  
 हिरण्य-स्रज्-स्रजः तां. १८, ७, ६;  
 गो. २, ५, ८.  
 हिरण्याक्ष(-ण्यऽअक्षि)-क्षः तैआ.  
 ४, ३३, १; -क्षान् तैआ. ६, ५, २.  
 हिरण्ये(-ण्यऽइ-ष्टक,क्रा-कः तै.  
 ३, १२, ५, ११; -क्रा श. ६, १, २,  
 ३०; २, १, २०.  
 हिर-स्य-म् श. ७, ४, १, १६.  
 √हीड्, जिहीडिरे श. १, २, ५, ५;  
 का. २, २, ३, ५; हीडिपाताम्  
 तैआ. ४, २०, २.  
 हीडित्त-तेभिः तैआ. ४, २०, २.  
 हीन(√१हा)-नः ऐ. २, ३६; शां.  
 १८, ११; तां. १६, १४, २; जै.  
 ११५; १८६; -नऽइव तां. १४,  
 ५, १५; २१, ११, २; -नम् श.  
 १६, १, ८, ६; तै. ३, ७, ११, १;  
 प. २, ७; ८; -नम्ऽइव ऐ. १, ११;  
 -नाः तां. १७, १, २; ३, २; -नात्  
 जै. १७४; गो. २, २, ५; -नानि  
 तै. १, ५, १२, ३.  
 हीना(-नऽअ-ङ्ग-ङ्गः गो. २,  
 २, ५; -ङ्गानि ष. ५, ११.  
 हीयमा(न→)ना-ना जै. १०२.



ही-शब्द- ंदः सा. ३,६,११.

हीप्सइति तां. ८,८,१९.

√हु, खुहोति ऐ. १,२; २,१२:१४;५,  
२२;२७:२८; २९. ३०; ३१;  
७,१०; १२; ८,७:१०;११; २४;  
ऐआ. ५,१,१; शां. २, १; ३;७;  
८; ९; ७, ३; ४; ९, ३; ५; ६; १०,  
६; ११, १; १२, १; १८, ५; १४;  
२७, ४; शांआ. १, ४; ५, ३; ५;  
१०, ८; ११, ४-६; श. १, ३, २,  
१५; ६, ३, ३९; ७, २, २; ६; ९, २,  
२६; २७; २, २, १, १, ४, ७; ८; १८;  
३, १, २; ४; ५; ६; ९; ११; १२;  
१९; ३१; २, ९-१३; १४; १५;  
१८; ३, ९; १७-२०; ४, ६; ८; ४,  
२, १२; ६; १, ३; ३, १, ४, २;  
४; ११; १६; २३; २, २, १०; १२;  
३, १, ४; ४, ४, १४; २१; २२; ५, ३,  
३; १४; १५; ६, ३, २; ३; १५; १६;  
४, १; २; ३; ७, ४, ११; ८, ३, ३१;  
३३; ९, ३, १३; २४; ४, ४; ५,  
१, १, १३; २, २०; २१; २, १, २७;  
२८; ५, १; ३, ४, ११; ५, ७; ४, २,  
४-६; १५; १६; ४, १; ३-६; ५, १,  
१६; २, ११; ५, ४; ६, १, ७; ९, १,  
५, १८; २१; २, १, १; ३; २, ४;  
१६; ३, ३; ५; ४, ६; ८; १९; ३, ४,  
२५; २६; ५, ६-९; ६, २, २, १३;  
३, १, ६; ७; १०; ३, १७; २२; २,  
१, १, ६; १८; २९; २, २, १; ४; ३,  
१, २; १०; १३; १८-२०; २२;  
२३; २, २; ३, ६; ४, ३; ५; ७; १८;  
४, १, २; ३; ६; १५; २, ४; ९; १३;  
१६; २७; ४, ८; ५, १, ३०; ४३;  
५७; ६१; १०, २, ५, १५; ११, १,  
६, ३०; ३३; ७, ३; ४; २, २, १; ६;  
५, २; ५; ४, २, १६; ६, १, ९; १२;  
२, २; ३; १२, ४, २, ४: ६, १,  
१; १३, १, ३, १; ४; ५; ६; ७; ७,  
१; ८, १; २, १, ६; ७; ३, ४, २; ७,

१; ४; ६, १; ४; ५, २, २३; १४,  
२, १, २; ४, २, २९; ३, ६; ६, ८,  
१०; का. १, २, ४, १३; ३, १, २;  
४; ६; १०; १२; १४; ३, १०; ४,  
१, ५; ६; तै. १, १, ६, ९; ४, १, २;  
३; ६, ३, ७; ७, १, ५; ५, ५; ७, ४;  
२, १, २, ७; १२; ३, ३; ८; ४, ५;  
६; ५, २; ३; ८, ३; ३, ७, १; ४; ४, २,  
१; ३, २, ६, ४; ८, ६, ५; ८, १-३;  
१४, १; २-६; १५, १; १८, १; ३;  
९, ११, ३; १२, १; ३; १३, २; ३;  
२३, १; २; तैआ. ५, २, २; ८, ११;  
१०, ६, १; खुहोति श. १, ३, २,  
१४; १५; ४, ४, १; ६, ३, ३८; ७,  
१, १०; ३, २०; २१; ९, २, २, ५;  
२७; २८; २९; ३०; ३१; २, २, १,  
१; ३; ४; ८; ३, १, ९; १७;  
१८; १९; २१; २३; २४; ३०;  
३६-३८; २, १७; ३, १३; ४, २,  
११; १२; १३; ३, ९; ४, २, २; २, ३;  
५, २, २, ३; २, ४; २७; ३७; ३८;  
४६; ३, ७-१०; १२-१६; १९;  
६, १, ११; २७; २९; ३१; २, ७;  
८; ९; ३, १, १, ६; ३, ६; ४, ५;  
११; १५; १८; २१-२३; २, २, १०;  
४, ८; ११; ३, १, ३; ४; ४, ११-  
१३; २३; २५; ५, ३, १०; ११-  
१४; ६, २, २, ५; ३, ३; ७; ८; १२:  
१५; १६; ४, १-३; १६; ७, १, ३, २;  
३, ६; ८, १, १६; २, २३; २७; ३,  
३०; ३१; ३२; ३३; ३४; ९, ३,  
११; १४; २५; ३२; ५, १, १, १९;  
२२; २६; २, ११-१४; २१; २, १,  
२३; २८; ५, १; ३; ४, ६; ७; ८;  
९-१३; ३३; ५, ६; ७; २०; ४, १,  
७; ३, ९; ४, १; ६; ७; ५, २; १६;  
१७; ५, १, १६; २, ९; १७; ७, ५;  
६, १, ७; ९, ८; १; ५, १, १, १४;  
१६; ३, १४; ५, १९; २, १, २; ३,  
४; ५; १८; ३, १; ३; ४, ४; ५; ६;

८; १०; १४; १५; १७; २०; ३, १,  
११; १३; २, ८; ३, १५; ४,  
२३; २५; २६; ५, ४; ८; ९;  
४, २, ९; १०; ३, १४; १५;  
४, २२; २४; ५, ४, २६; ६,  
३, १, ३; ४; ५; ६; ७; १०;  
१२; ३, १६-१८; ६, १, १२; १४;  
१५; २१; २, ४; ३, १; ७; ४, १२;  
७, २, १, ११; ३, ९; ४, १, ३४; ५,  
१, ३२; २, २४; ९, १, १, १; ३-६;  
८; ९; १०; १७; १९; २७; ३१;  
३२; २, १, १०; २, २; ६; ७; ३;  
४१; ४२; ४३; ४५-४७; ३, १, १;  
७; ९-१३; १५; १६; २०-२३;  
२६; २, १; ९; १०; ३, १; २; ४; ७-  
९; १२; १३; ४, १; ५; ६; ८, ९;  
४, १, १; ४; ५; ६; १३; २, १; ८;  
९; १२; १४; १५; १८; २४; २६;  
४, ८; ५, १, १०; ३०; ३१; ३८;  
४२; ४३; ४४; ५१; ६७; १०,  
१, १, ६; ४, १, १४; २०; ११,  
५, ९, ११; ७, २, ६; १२, ४,  
४, ६; ७; ५, २, १३; १५; ६,  
१, २७; ८, १, २; ४; १८; १९; २०;  
२१; ३, १३; २९; १३, १, ३, १; २;  
३; ५; ७; ८; ४, ३; ६; २; ७, १;  
२; ४; ८, ८; २, १, १; २; ३; ४; ५;  
६; ८, २; ११, २; ३, ४, १; ३-  
५; ५, २; ६; ७; २; ३; ५; ४, १, १०;  
३, ४-१४; ५, १, ४; २, २; ३; ७;  
६, २, ९; ११; १४; ७, १, ९; ८, ४,  
८; ९; १३, २, १, १; २, १; २-११;  
१५; १७; ३१; ४१; ५२-५४; ३,  
१, २; ५; ७; ३०; २, २; १८; ९, ३,  
१; ३; २२; ४, १८; २३; का. १, २,  
१, १, २; ३, १, ४; १०; ११;  
१२; १४; २०; २१; २६; २७; ३,  
१०; ११; ४, १३; ४, ३, १७; ५,  
१, २१; २२; २३; २८; २९; ३३-  
३५; ३६; ५, २, ६-९; ११-१८;

१६;१८;६,१,८;१७-२०;२,४;  
 ५; तै. १,१,६,६;३,४,५;५,१;  
 ६,६;७,३;८,१;२;१०,३;४;४,  
 १,६;४,३;६;७,४;५,९,६; ६,१,  
 ३;३,७;१०;५,४;७,३;१०,३;  
 ७,१,९;५,१;७, ५;८, ५;६;९,  
 ५;६;१०,६;८,६,५;२,१, २,८;  
 १२;३,८;९;४,४;५; ५,७;११;  
 ८,३;९,२;२,१,२; ३;६; ७; ३,  
 ५;८,३;३,२,२;७,३; ३,१, ४,  
 १-१५;५,१-१५;६,१-७;३,९,  
 ९;८,२,२;३,५; ६, २; ३; ४;  
 ५;८,३; ४;९,३; ४; १०, १;  
 २; ३;४;५;११, १;२; १२,२;  
 १४,२-५;६; १५,१,२; १६,  
 १;२;४;१७,१;२; ३;४;५;  
 १८,१;२;३;४;५;६;२०,५;  
 ९,३,३;६,१;११,१; १२,१; २;  
 ३;१५,१;२;३;२२,१;२३,१;  
 २;११,९,९;१२,२,२-८;४, २-  
 ६;तैआ. २,८,१;१०,१;१८,१;५,  
 २,१;४,४;७,७;१०;११;१२;  
 ८,२;७;८;१३;९, १; ११; तां.  
 ६,७,२;९,४, ५;६; १६,६, १४;  
 १७,१४, १; जै. ४;५; ६; ७;  
 १२७; १६८; जैड. ३,२, ४, ४;  
 ५, ७; सा. ३,६, ११; मं. २,६,  
 ११; प. ४,१; २; ५, १२; गो.  
 १, १, १५; २, २२; ३, १३;  
 १४; १५; २, १, ४; २, १०;  
 १७; ३, १७; ४, ७; जुहुतः श.  
 २, ५, २, ३१; ३२; ३९; ४,  
 २, १,१८; २४; २५; जुह्वति ऐ.  
 २,१३; ३,५;४०; ५,३०; ३१;  
 ७,२६; शां. २,८;९; ५,९;७,  
 ६;८,२; १०,६;१२,४; १८,६;  
 ७; श. १,३,१, १९; ३,१६;४,  
 २,१३; ६,२,८; ६,३,३९; ७,१,  
 १०;२,६;९,२,१२;२७; २,४,२,  
 १०;१८; ६,१, ३३; ३,१, ३,१;

४,१,१९; ६,२,२०; ७,३,३;४;  
 ८,२,२७;३, २६; ४,४, २, १६;  
 ४, ५; ५, २, ३, ६; ६, १, १,  
 ७;७,१,२,४; ९,५,१,४१; १२,  
 ४,१,१; १४,४,३,३; का. १, ३,  
 १,१;२१; २२;२४;३,९;१५;६,  
 १,२२; २,२,४, १६; तै. १, १,  
 १०,५;६,६,५; २,१,२,३; ८;४,  
 २; ६,५,८,३; १०, १;२; ३;  
 ११,१; तैआ. ५, ७,८; जुह्वति  
 श. १,६,२,७; ३,२०;२१; ८,१,  
 ३८; २,२,४,१७; ३,७,३,५;६;  
 ४,१,२, १९;२,४,१८;६,३,२;८,  
 ४;१४;९,४; ५,१,२, १९; ४,२,  
 १०;६,६,१,२२;६,८,१; ७,१,  
 २,४; ९,५,१,१९;२३; १०,१,४,  
 १२;५, २; ११, २,५,२;३,१,७;  
 ८; १२,४,२,७;८,१,१;२; ९,३,  
 ११;१२;१५; १४,२,२, ५२;५३;  
 ९,१,१२-१७;का.१,२,४,५;१३;  
 ३,१,१३;२४; २,९;१२;६,२,४;  
 तै. ३,९,२३,१;२; तां. २,९,४,  
 १; जै. १; २;५;११९; १२०;  
 १९१; सा. १, १,४; गो. १,३,  
 १९;२,२,१२; १७;३,१;४,६;  
 जुहोपि जै. ६; गो. १, ३,१५;  
 जुह्वथ श. ४, ३,५,२; ६, १,२,  
 २३; ११,२,२,१; जै. ६; जुहोमि  
 शांआ. ४,४; श. ७, २,१, ११;  
 ९, २,३, ४२; ११, ६,२,२; ३;  
 तैआ. १०,२४,१;२५,१; जुहोमि  
 श. ४, २, ५, २; ५, २, ४,  
 १७;७,४,१,२०;९, २,३, ४२;  
 ११,६,२,२;३;१४,९,३, २;४,  
 २३; तै. २, ५,७, १;७, १५,१;  
 १७,१;३,१,१,६;७,६,२१; ११,  
 २,४; तैआ. १,३१, ६;३, ६,१;  
 ४,८,४;५,७,७;६,६,१; १०,१,  
 १५;३३,१;३४,१; ४८,१; जै.  
 ६; मं. २,६,९; ११; १५; गो.

१,३,१५;२,२,१२; जुहुसुः ऐआ.  
 ३,२,६; शांआ ८,११;१२,२;७;  
 श. ७,४,२,९; तै. २,८,१,२;३,  
 ५,७,१; मं. २,५, ८; प. १, ६;  
 ४,७; जुहाव जं. २०४; जुहवा-  
 ष्चकार ऐ. ७,१७; श. १, ८,१,  
 ७; का. १,२, ४, ५; जै. १५१;  
 जुहुवुः शां. ७, ३; जुहवाष्चक्रुः  
 शांआ. ४, ५; तै. १, ५, ९, ५;  
 होप्यति ऐ ७, १२; श. २, ३,  
 १,३९; १४,६,१, १०; होप्यन्ति  
 श. १, ३,२,१६; ३, ६,२, २०;  
 होप्यन्ति श. २, २,४, १६; तै.  
 २,१,२,६; होप्यसि श. १२, ९,  
 ३,५; प. १,६; होप्यामि श. २,  
 ३,१,१३; १२,९, ३,६; का. १,  
 ३,१,७; होप्यामि का. १, २,२,  
 १०; होप्यामः तै. १, ६, ६, ४;  
 जुहवत् श. २,५,२,२०; का. १,  
 ५,१, २७; जुहवत् श. ४, १,१,  
 २१; जुहवत् तै. २, १, २, ६;  
 जुहवथ ऐ. ५,३३; जुहवथ श.  
 ११, ५,८,६; जुह्वतु श. १,६,  
 ३,२०; २१;९,२,१२; २७;४,४,  
 ४,५; जुह्वि श. २, २,४,६; ५,  
 ३, १८; ३, ७, १, ३०; का.  
 १,२, ४, ५; ५, २, १७; तै. २,  
 १, २, ३; जुह्वि श. २, ३, १,  
 ३९; का. १, ३, १, २८; जुहुत  
 शां. ७,६; श. ६, ८,१,६; का.  
 १,२,४,१२;१३; जुहुत तै. २,५,  
 ८,२; तैआ. २,७,१;६,५,१; तां.  
 २१,१०,११-२२; जुहुत तै. २,  
 ४,५,६; जुहुत तै. ३, ७,२, ४;  
 तैआ. ६, ५, १; जुहुतन श. ६,  
 ८,१,६; तै. ३,१,१,१; तैआ.६,  
 ५,१; जुह्वानि श. २, २, ४,६;  
 ५, ३, ४, २६; १२, ७, १, १;  
 का. १, २, ४, ५; जुह्वानि श.  
 २, ३, १, २; ११; १२; ३, २,

† 'जुह्वति' इत्यज मु. स्वरः ? । † 'जुह्वि' इति मु. स्वरः ? ।

४, ८; ४, २, ५, ११; ४, ५, १३; जुहवानी ३ तै. २, १, २, २; जुहवामहै श. २, २, ४, १६; का. १, २, ४, १२; जुहवाम शां. २१, ३; श. २, ६, १, ४८; ४, ४, ३, १२; ५, ५, ४, २१; का. १, ३, १, १; जुहवाम श. १, ४, ४, १; ३, ७, ३, ४; का. १, २, ४, १२; ३, १, ६; जै. ५; अजुहोत् श. २, २, १, ४; ३, १, २२; ६, ६, ३, १; १४, १, २, ५; का. १, २, १, २; ३, १, १४; तै. २, १, ९, १; २, २, १; अजुहोत् श. २, २, १, ४; ४, ६; ६, ३, १, १; १३, १, ७, १; २, ११, १; ६, २, १३; का. १, २, १, २; तै. १, ७, १, ८; ७, ४; २, १, २, ३; ४; ८; ६, १, ९, १; २; २, १, १, २, २-४; ३, ७, १; ३, ८, १०, १; १४, १; १५, १; १८, ६; गो. १, २, २०; ३, १४; १५; अजुहवुः शां. ७, ६; श. १, ६, २, ७; ६, १, २, २२; तै. २, १, ४, १; अजुहवुः श. १, ६, २, ४; ३, २, १, २३; ७, ३, ५; ४, १, १, १९; ३, ५, २; ६, ९, २; ५, ३, ५, ४; ६, ३, ३, १५; १६; २, ५, १, ७; २९; १४, २, २, १; तै. १, ४, ९, १; २; ६, ६, ४; २, १, ४, १; २; ५, ३; ६, १; २, ३, ५; तैआ. २, ७, १; जै. ५; गो. १, २, २२; २, १, ७; जुहुयात् ऐ. १, ११; ५, २२; २७; ३०; ३४; ७, २; ३; ५-८; ९; २, १; २२; शां. २, १; २; ३; ८; ९; ४, १४; ६, १२; १८, ५; १४; २६, ३; ५; शांआ. १२, ८; श. १, ३, २, १५; ७, १, १०; २, १३; १४; २, १, ४, ६; २, १, २; ३, १, ५; २, १, ४; ३, १, ४; ५, २, ४८; ६, २, १९; ३, १, ४, २२; २, २,

१२; ८, १, १६; ९, ३, ३३; १, २, ३, १; ६, ६, ४, ४; ९, १, १, २२; ४, २, २७; २८; ५, १, ४३; ६७; १३, १, ३, २; ८; २, १, ७; ४, ३; ३, ५, १; ६, ५; का. १, ३, १, १०; ६, १, २०; तै. १, १, ६, ९; ४, ७, ४; ६, ३, ७; १०; ५, ४; २, १, २, ७; १०; १२; २, २, ३-५; ३, ७, २, १-३; ३, २-५; ८, ८, ३; १६, ४; ९, १२, २; ३; १५, १; जुहुयात् श. १, ५, ३, ६; ६, ३, ३९; ७, २, १२-१४; २, ३, १, १४; १५; ३४; ३७; ३८; २, ९-१३; ४, ३, १४; ५, ३, १८; ३, १, ४, २२; २, ४, १३; ९, ३, ३२; ४, १, १, २६; २, १९; २०; ३, ४, १२; ३३; ५, २, १०; १६; ७, ६; ६, २, २, ३८; ६, ४, ४; ९, १, १, २२; ४, २, २७; २८; ११, १, ७, ३; १२, ४, १, ६; २, १; २-४; ६; ८-१०; ३, २; ५, १, ४; ६, १; २-३६; ३८; ८, १, ६; १३, २, ११, १; १४, ९, ४, ११; का. १, ३, १, ८; १०; २२; २५; २८; ४, ३, १७; तै. १, ४, ४, ५; ७, ८, ७; २, १, ४, १; २; ५, ४; ५; ९, ३; २, १, १; ६; ७; २, १; ३, ५; ६; ३, २, १; २; ३, ५, १, १; २, ३; ५; ९, १२, ३; १५, १; ११, ९, ८; तैआ. २, ७, १; ८, १; १८, १; ५, २, २; ८, ११; तां. ६, ७, ६; ९, ८; ९; १२; जै. ११६; जैल. ३, ४, ३, २; सा. १, २, ५; ३, ७; ८, ९; १०; १३-१५; २, ५, ४; ६, ८; १४; ३, १, ८; ९; ११; १२; २, १-४; ११; ३, २; ५; ५, ४-६; ६, ७-१३; ७, ९; ४, ५; ६; २, ९; ४, १; ११; गो. १, ३, ३; १३; २, १; २, १, १८; २, ११; ४, ८; जुहुयुः ऐ. ७, २; शां. १८, १२; श. १, ७, ३, २७; ३, ८, १,

७; १२, ५, १, १; का. १, १, ४, ५; ६, २, ८; जुहुयुः श. १२, ५, २, २; १३, ५, ३, १-३; का. १, २, १, १; ३, १, २; ५, १, ३८; तां. २४, १८, ८; जुहुयाः श. ११, १, ७, ३; ३, १, ३; जुहुवाम श. ११, ५, ३, ८-११; जुहुयाम श. ५, १, १, १; ११, १, ८, १; अहौषीत् ऐ. ५, ३४; श. १, ८, ३, ७; ३, ८, ३, ३७; अहौषीत् श. ४, १, १, २३; २५; तै. २, १, ६, १-३; जैल. ३, ४, ३, ४; गो. १, ३, ४; अहौषुः श. ३, ८, ३, २९; अहौषुः श. ४, ३, ५, २४; अहौषीः श. ११, ५, ३, ४; अहौषीः श. १४, ९, ४, ११; गो. १, ३, ११; हौषीः तै. २, १, २, ६; अहौषम् गो. १, ३, १२; हौषा३म् श. २, २, ४, ६; का. १, २, ४, ५; तै. २, १, २, २. ह्यते ऐ. ५, २९; शां. २, ९; १८, १४; श. १, ६, १, २१; ८, १, ३९; २, १५; १६; २, २, ४, ६; ३, १, २२; २३; ३, १७; ३, १, ४, २; ३, १, ३; ४, ३, ५, २; ९, ३, २, ४; का. १, ३, १, १४; २१; तै. २, १, २, ६; ७; १०; ८, ८, ७; ह्यते श. २, ३, १, २०; ३६; ३, १, ४, ८; ४, ७, ६; १३, ३, ४, ३-५; ५, ४; तै. ३, ९, ११, ३; ४; तैआ. ५, ८, २; गो. १, २, २२; ५, २३; ह्यते शां. १२, ४; २५, १०; श. ४, २, १, ४; ६; २६; ५, ५, ४, २६ ह्यन्ते ऐ. २, १८; २७; शां. ७, ४; श. २, ३, ३, १७; ३, १, ४, १०; २२; ४, ५, ४, ८; ६, ६, १, २२; ९, ४, २, २८; १०, १, ४, ११; ११, २, ७, २७; ह्यन्ते श. ३, १, ४, २२; ५, ३, ५, ४; १०, ४, १, १९; जैल. ४, ८, १, ५; ह्याते तै. २, १, २, ५; ह्यन्ताम् श. ४, १, २, ७; अद्वयत् ऐ. ५, २९; शां.

२, ९; शा. ११, ३, १, ४; ह्युरेन्  
शां. ७, ४; तै. ३, ११, ९, १;  
जैठ. ४, ८, १, ६; अहवि तै.  
१, ४, २, १.

हुत्,ता- -तः ऐ. ७, २९; वा. २, ४,  
३, ९; ४, १, २, २०; १४, ३, २, २९;  
३०; तै. ३, २, ३, ५; तैआ. ७,  
११, ४; जै. १४३; -तम् ऐ. १,  
२२; ७, २६; २९; ३१; ७, ५; २४;  
२६; शां. २, ८; ७, ३; शांआ.  
१०, १; ८; शा. १, ३, ३, १६;  
१७; ५, ३, २, ३; ७, ३, ५; ८, ३, २५;  
९, २, २०; २, ४, ३, १४; ३, २, २,  
१३; १८; ४, १, १, १९; २, ५, २;  
५, ४, २, १०; ११, १, ७, ४; ५, ३,  
४; ६, २, ९; १०; १२, ४, २, ४; ३,  
१०; ९, ३, १३; १३, २, ४, ३; १४,  
२, १, २०; २, २, १; ४२; ३, २,  
२६-२८; ४, ३, ३; ७, २, ११; का.  
१, ३, २, १२; तै. १, ७, ८, ६; २,  
१, २, ४; ५, ४; ९; १०; ६, ५; ७, १;  
१०, १; २; ३; ३; ३, २, ३, ५; ३, २,  
५; ७, ३, १; ३-४; ५, ४; तैआ ४,  
१०, ५; ५, ८, ११; १०, ३६, १;  
जै. १२१; १४३; ष. ४, ७; गो.  
१, ३, ११; १३; १४; २, २, १२;  
-तस्य शा. १, ८, १, १४; १५; १;  
१३, १, ३, १; ४; ५; तै. ३, ७, ८,  
३; ८, ६, १; ८, १; तां. ९, ९, ८;  
-ता शा. १, ८, १, ३९; ३, ३, १, ३;  
११, २, ५, २; ३, १, ७; ८; -ताः शा.  
४, ४, २, ४; ९, १, १, ५; ३, १, १७;  
४, १, १३; ५, १, ६१; ६८; १४,  
६, १, १०; तैआ. १, २७, ६; ३१,  
४; जै. १८४; -तात् तै. २, १, ६,  
२; ३; -तानाम् जै. १३९; -ताय  
तै. ३, ९, १६, २; -तायाम् ऐ. २,  
९; १३; शा. ४, ५, ८, १५; ५, ३, ५,  
२६; ६, ३, १, २२; ९, २, ३, ३७;  
११, ७, २, ४; १२, ४, ३, १; १३, ४,

१, ९; १०; ५, ३, १-३; १४, ९, १,  
३; का. १, २, १, ६; तै. ३, ७, २,  
४; -तासु शा. १३, ५, ३, ७; ७,  
१, ९; -ते शा. २, ४, १, १; ५, ३,  
१७; ४, ६, ८, ६; ११; १६; ६, ३, ३,  
२२; ११, ६, २, ६; का. १, ५, २,  
१६; तै. ३, ७, ६, १८; ९, १६, २;  
-तेषु शां. १५, १; २९, २; वा. १,  
७, ३, ७; ६, ६, १, २२; १३, ७,  
१, ९.

हुत्-भाग- -गाः तैआ. ५, ८, ७.  
हुत्-प्रमृद्धि- -म् शां २, ९.  
हुत्ताद् (-न/अद्)- -ताद् ऐ. ७,  
१९; गो. १, ३, १८; २, १, ६.  
हुत्ताद्य- -चाय तै. १, ६, १, ९; २,  
१, ५, ३; ४;  
हुत्ता(-तअ-)-हुत्त- -तस्य तै. ३,  
७, ८, ३.  
हुतो(-तअ-)-च्छिष्ट- -ष्टम् शा. २,  
३, १, ११; १२; ६, १, ४८; १२, ४,  
२, ८; ८, १, २१; का. १, ३, १, ६;  
-ष्टस्य शा. २, ३, १, ११; १२; का.  
१, ३, १, ६; -ष्टाः शा. ४, २, १,  
३१; ३, ५, १४.  
हुत्वा ऐ. २, १३; ७, २३; २४; ऐआ.  
३, २, ४; शां. २, २; ४; शांआ.  
९, ८; १२, ८; वा. १, ९, २, २५;  
२, २, १, ५; ९; ४, ७; १०; १८; ३,  
१, १३; १९; २१; ४, ३, १; ६, १,  
१२; ३, २, ४, १४; ८, २, २४; २८;  
४, १, १, २४; २, २२; ४, ५, २; ५,  
२, १७; ५, ५; ६; ६, ७, २१; ६, ३,  
१, १; ३, १५; १६; ६, ३, १; ९, ३,  
१, ७; २, ३; ३, ४, १६; ४, ४, ९;  
५, १, ११; ३४; ५२; ११, १, ७, ३;  
४, २, १३-१५; १६; ५, ३, ४; ७;  
५, ११; ८, १, ३; ४, ६; १२, ८, १,  
२; ४; ३, १४; १३, ३, ४, १; ६, ३;  
४; ७, १, १; १४, १, २, ५; २, २,  
१७; ३२-३४; ३६; ३७; ९, ३, ४;

५; ६; ७; ८; ४, १८; का. १, २,  
१, ३; ४, ६; ७; ३, १, ७; १३; २, १;  
४, २, १; तै. १, ५, ९, ५; ६; ६, ३,  
६; २, १, १, २; ४, १-३; ५; ८; ५, ८;  
६, ५; ३, ९, १२, ३; १०, ९, २;  
तैआ. २, १८, १; तां. २१, ३, ५;  
सा. २, २, १; २; ३, ३-५; ७, १२;  
८, ५; ष. ५, २; ३-१२; गो. १,  
३, ११; १३; हुत्वाऽहुत्वा शा. ५,  
३, ४, २४.

ह्युमान,ना- -नः शा. १२, ६, १;  
२९; तैआ. ७, ११, ४; -नम् शां.  
१२, ४; तै. २, १, २, ६; -नस्य  
शां. २, २; वा. २, २, ४, १७; का.  
१, २, ४, १३; -नायाम् ऐ. १,  
३०; -नासु शा. १३, ४, ३, ५;  
-ने शां. २, ९.  
होतृ-होत्र-होम-होष्यत्-प्रमृ-अद्र.  
हुम् जैठ. ३, २, ५, १०; ७, १, ८; २, २;  
दै. ३, २५.  
हुम् वग् जैठ. ३, ३, ३, ३; ४.  
हुम्बो जैठ. ३, ३, ३, २.  
हुम्भा जैठ. १, १, २, ३; ३, १;  
२, १, २, ७; ३, ३, ३, १; ४; ७, २,  
१; ४, ६, ३, ६.  
हुम्भा ओं वाग् जै. ४, ६, ३, ९.  
हुम्भा ओ वा जै. ४, ८, ४, २.  
हुम्भा तां. ७, १०, १५; जै.  
३६; जैठ. ३, ३, २, ३; ४.  
हुवा सा. ३, ४, २.  
हुसऽइति जै. ७०; जैठ. ४, ११, १, २.  
हुत्(√हृत्)- -तः तै. २, ३, ११, १;  
२; ३; ४; जैठ. ३, ३, ४, १२; ष. १,  
४; -ताः तां. २३, २८, ८.  
हुत्-व(त्→)ती- -स्यः शां. ३, ५.  
हुत्वा शां. ३, ५.  
√हृत्, हरते शा. ३, ३, ३, ७; हरति ऐ.  
७, ३४; शां. १७, १; वा. २, ६, १,  
१२; ३, ५, १, ३१; ७, २, २, १; का.  
१, ६, १, ९; तै. १, ४, ४, १; ४;

† 'हु-' इति अज. W. च मुपा खरोऽशुदः ।

तैआ. २, १०, १; हरति श. १, २, ४, १४<sup>३</sup>; २०<sup>३</sup>; ८, ३, १४; १५; २, ६, १, १२; ३, ५, १, ३१<sup>३</sup>; ३२<sup>३</sup>; ८, ३, २५; ७, २, १; ९, १, २, ११; १२, २, ४, १०; ५, १, ८<sup>३</sup>; १०<sup>३</sup>; का. १, १, ४, १८; ६, १, ८; २, २, २, ८<sup>३</sup>; १२<sup>३</sup>; तै. १, १, ५, ७<sup>३</sup>; २, १, ५, ७; ३, २, २, ९; ९, ५<sup>३</sup>; ६<sup>३</sup>; तैआ. ५, २, ७; ८<sup>३</sup>; तां. ५, ६, १०; ६, ७, १६; १७; १८; ७, ९, ११; १६, ३, ७; जैड. १, १४, ३, ५<sup>३</sup>; ४, ११, ३, ४-६; ८; घ. १, १; ३; २, ३; गो. १, ५, ३; हुरन्ति ऐ. १, ३०; २, ६; ११; ३, ३२<sup>३</sup>; ७, १; ऐआ. २, १, ५; शां. ९, ३; ५; ६; १२, ६; १६, ५; शांआ. ४, १<sup>३</sup>; २<sup>३</sup>; श. २, १, ४, ६; १८; ३, ४, १, ५<sup>३</sup>; ५, १, २४<sup>३</sup>; ८, २, २०<sup>३</sup>; ३, १०<sup>३</sup>; ४, २, १, ३०; ७, २, १, ५; १२, ८, २, १; १४, ८, ११, १; तै. १, १, १०, ६; ३, १०, ७; ४, ९, ४; २, १, २, १२<sup>३</sup>; ३, ६, ४<sup>३</sup>; ७, १८, २; ३; हरन्ति श. १, ३, २, १५; ६, ३, १७; २, १, ४, १८; ३, ३, ३, १७<sup>३</sup>; ६, ३, ११; ८, २, २०<sup>३</sup>; ३, १०<sup>३</sup>; ४, २, १, ३०; ५, २, ८; ७, १, २, १९; २, १, १, ९, १, २, ९; ४, २, ११; ११, ५, १, ३; १३, २, ४, ३; १४, ९, १, १६; का. १, १, ४, ५; तै. १, ३, ३, ७; ५, १०, ४; ५<sup>३</sup>; ६; ३, ९, १, ४; १२, २, ७<sup>३</sup>; तैआ. ५, २, १२; तां. ६, ७, २४; जैड. ४, ११, ३, ३, ३; ७; १०; हरामि श. १, २, ४, १४<sup>३</sup>; ३, ५, १, ३२; का. २, २, २, ८<sup>३</sup>; तै. १, २, १, ४; ६-८; ३, २, २, ८; हरामि तै. ३, ७, ४, ८; हरामः श. ७, ३, १, २२; जै. १६६<sup>३</sup>; जहार श. ३, ६, २, १२; तैआ. ३, १४, २; घ. १, १; जभ्रिरे श. ५, १, ५, २३; जहृथै तै. २, ५, ३, १; हरिष्यन्ति तै. ३, १२, २, ७; हरसि श. २,

५, ३, १९; हरतै ऐ. ५, ३४; हरसै श. १०, ४, ३, ९; हरतु तैआ. १०, १, ७; हर श. ७, २, २, १; हर श. ३, २, २, २५; हुराणि श. १२, ७, १, १०; घ. ३, १; हरामहे शांआ. ३, १; अहरत् श. १२, ७, १, १०; ३, १; तै. ३, २, १, १; तां. ८, ४, १; अहरताम् ऐ. ४, ९; अहरन् तै. ३, १२, २, ७; तां. ६, ७, २४; ७, ४, ७; १२, १०, ६; हुरेत श. १४, ६, १०, ४; ७; १०; १३; १६; १९; हुरेत ऐ. ७, १२; शां. २, १; १२, ६; श. १, २, ४, १४<sup>३</sup>; ३, १, २०; ८, ३, १४; ३, २, १, ९; ११, २, ६, १४; १२, ५, १, ८; १०; का. २, २, २, ८<sup>३</sup>; तै. १, १, ५, ७; तैआ. १, ३१, २; हुरेत श. ३, ८, १, ७; ३, २, ७; ११, ५, ६, २; का. १, १, ४, १८-२२; तै. १, ४, ४, १; ३; तैआ. ५, ९, २; हुरेयुः ऐआ. ५, ३, २; श. २, १, ४, ६; हुरेयुः श. २, १, ४, १९; २०; २१; २२<sup>३</sup>; १३, २, ४, ३; का. १, १, ४, ५; तै. ३, ९, १, ३; जैड. ४, ११, २, ७; अहार्षात् श. १, २, ५, २३; का. २, २, ३, २१; अहार्षात् श. १२, ७, ३, १. हियते शां. २९, ६; तै. १, २, ३, २; ५, ३; ३, ९, ९, २; हियेरन् श. ४, ३, ११. हार्यति श. १, ८, २, १७<sup>३</sup>; हार्यति श. १, ५, ३, १८<sup>३</sup>; ८, २, १७; ४, २, १, २९. जभ्रत् तैआ. ६, २, १. हरत्-हर्तवै, हर्तव्य-, हार्य-प.द्र हृत्वा ऐ. ५, ३१; श. ६, ६, ४, १४; १५; ७, २, २, १; १३, ८, ३, १२; तैआ. १, ३१, ३; सा. १, ६, १, २; ८; ९. हियमाण-अद्र ✓रहृ हृणीषे तै. २, ८, ६, ९; अहृणात् शां. २३, ४<sup>३</sup>.

हृ श. १४, ८, ४, १<sup>३</sup>. हृणिनी-म् जै. १९०. हृत्-हृत् तै. २, २, ७, ४; हृत्सु श. ३, ३, ४, ७<sup>३</sup>; हृदः श. ९, ५, १, ४५; तै. २, ५, ६, ४; तैआ. १, २९, १; गो. २, ३, ६; हृदम् ऐआ. २, १, ३; हृदा श. ७, ५, २, ११; तै. १, ४, २, २; ५, ८, ५; २, ६, ११, ५; ८, ८, १२; ३, ७, ६, ४; ३, ७, ६, ९; तैआ. ३, ११, ११; ६, ३, १; १०, १, ३; ६३, १; जैड. ३, ६, ७, १; ४<sup>३</sup>; हृदि शांआ. ७, १४; श. १४, ५, ५, ४; ७, १, ७; २, ९; तै. २, ४, १, १०; ८, ९, ५; तैआ. १, २३, २; तां. १, ५, ६; हृदे ऐ. ७, ३३; श. ३, ९, ३, ४<sup>३</sup>; १४, १, ४, १४; तै. २, ४, १, ८; तैआ. ४, ७, २; ४२, २; ५, ६, ६; १०, १७, १. हृत्त्वा-(न्सुआ-)शय-शयः जैड. ३, ७, ३, २; -शयाः जैड. ८७; १२५; -शयाय ३, ७, ३, २. हृदि-स्पृश-स्पृक्, स्पृशम् श. ९, २, ३, ४१. हृद्रो-(न्सुद्रो-)ग-म् तै. ३, ७, ६, २२. हृद-विध-धे तैआ. ३, ५, १. हृदय-यम् ऐआ. २, १, ४, १; २; ६, १; ३, १, २; शांआ. ४, ८; १०<sup>३</sup>; ७, ४; ११, ६<sup>३</sup>; श. ३, ८, ३, ३; ८<sup>३</sup>; १५; १६; २५; ५, ८<sup>३</sup>; ४, ४, ५, २०; ६, ४, ३, ४<sup>३</sup>; १४, ७, ३, १२; ८, ५, ४, ३<sup>३</sup>; ६<sup>३</sup>; ६, २, १५<sup>३</sup>; ७, ३, १३; ९, १, १, २२; २, ४०<sup>३</sup>; ४१<sup>३</sup>; ४२; ११, २, ६, ५<sup>३</sup>; ५, १, १०; ७, ४, ३; १२, ४, ३, १; ५; ४, २-४; ८, २, २३; ९, १, ३; १५; २, ५; १४, ५, ४, ११; ६, ९, २, ५; १०, १७<sup>३</sup>; १८<sup>३</sup>; ७, २, १; ३, १२; ८, ४, १<sup>३</sup>; तै. १, १, ३, १२; २, १,

† 'अर्हणात्' इति आन. मुपा. चिन्त्यः । ‡ 'हृदयम्' इत्यस्य प्रथममक्षररूपम् ।

७; ५, २, २; २, २, ७, ४; ३, ६, १;  
 ३, १०, ८, ४; ५<sup>३</sup>-८<sup>३</sup>; १२, ५,  
 ५<sup>३</sup>; तैआ. २, ११, १<sup>३</sup>; १९, १; ३,  
 ११, ६; १५, २; १०, ११, २; ६४,  
 १; तां. ६, ४, ६; जै. ११७; १४४;  
 जैउ. १, १५, १, ३; ४, ११, ५, १३<sup>३</sup>;  
 आ. २, २२, ५; मं. १, २, २१; ३,  
 ८; ९<sup>३</sup>; ५, १०; १३; ५, ४, ५;  
 गो. १, ३, १८; -यस्य ऐआ. २,  
 १, ३; ५, ३, २; श. ३, ८, ३, १५<sup>३</sup>;  
 १६<sup>३</sup>; १०, ५, २, ११; १४, ७, १,  
 २२; २, ३; तां. १३, ६, ९; -यात्  
 ऐआ. २, ४, १; शांआ. ४, ११;  
 ६, १९; श. ३, ८, ५, ८; ११,  
 ७, ४, ३; १२, ७, १, ६; १४, ५, १,  
 २१; ६, ११, ३; ९, ४, ८; तैआ. ३,  
 १५, २; मं. १, ५, १६; १७; -यात्  
 ङव श. १४, ६, ९, २३<sup>३</sup>; -यानि  
 ९, १, १, २३; ११, ५, १, ९; तै १, २,  
 १, १७<sup>३</sup>; २, ४, ४, ५; मं. १, २, १५;  
 २, ४, ६; -ये ऐ. ८, २४<sup>३</sup>; शांआ.  
 ११, ६<sup>३</sup>; श. ८, ७, ३, १३; १०,  
 ५, २, १३; १४, ५, १, १७; ३, ६;  
 ८, ८, १; ६, ११, ३<sup>३</sup>; ८, ८, १; १४,  
 ५, १, १७; ६, ९, २१<sup>३</sup>-२४<sup>३</sup>; २५;  
 ६, ११, ३<sup>३</sup>; ८, ८, १; तै. २, ५, ३,  
 २; ६, १४, ३; ३, १०, ८, ४; ५<sup>३</sup>-८<sup>३</sup>;  
 ९<sup>३</sup>; तैआ. १, ३, १, ५; ७, ६, १; तां  
 ६, ४, ३; जैउ. ४, ११, ५, १४; गो.  
 १, २, ४; -येन श. ३, ९, ३, ४;  
 ७, ५, २, ११; ८, ५, ४, ३<sup>३</sup>; ११, ७,  
 ४, ३; १४, ६, ९, २१; २२; २४; १०,  
 १८; तै. २, ६, ४, ३; ३, ७, ६, ५;  
 तैआ. ३, २१, १; तां. ५, ४, ४;  
 सा. २, ७, ४; मं. २, २, ८; गो. १,  
 २, ४; -येभ्यः श. ९, १, १, २३.  
 हृदय-जु- -म् तै. ३, ११, ८, ७.  
 हृदय-देश- -म् सा. २, ५, ३.  
 हृदय-शूल- -लम् श. ३, ८, ५, ८;  
 ९; -लेन श. ३, ८, ५, ८; ११; ६,

२, २, २८; ९, ५, १, ४१<sup>३</sup>; ११, ७,  
 २, ७.  
 हृदय-शूला(-लस)-प्रमणि- -म्  
 शांआ. १२, ८.  
 हृदया(-यस)-प्र- -म् ऐआ. ५,  
 ३, २; जैउ. १, २, ३, १.  
 हृदय-विध- -घः श. ४, ४, ५, ५.  
 हृदय-र्या- -र्यया तै. २, ८, ८,  
 ७; -र्ये तै. ३, ११, ८, ७.  
 हृद्य- -यात् श. ४, ४, ५, ५.  
 हृद्य तम- -मः तै. २, ३, ११, ४.  
 हे प. १, १.  
 ह्रेक् श. १, ८, १, २३<sup>३</sup>.  
 ✓हेड्, अहेडत् गो. १, २, २१.  
 हेड- -डः श. ७, ५, २, २१; १२, ५,  
 २, ४; तै. २, ७, १६, ४; ८, १, ६;  
 तैआ. २, ४, १.  
 हेड्यु- -ड्यात् तै. १, २, १, ९.  
 हेत्ति(✓हि)- -तयः श. ८, ६, १,  
 १५<sup>३</sup>; २१; ९, १, २, २८; २, १, २;  
 १७; -तिः श. ८, ६, १, १६<sup>३</sup>-  
 २०<sup>३</sup>; तै. २, ८, ६, ९; ८, १२; ३,  
 १, १, ३; २, १, ५; ७, १३, ४; तैआ.  
 ४, २०, ३; तां. १, ७, ५; -तिभिः  
 शांआ. १२, ३; -तिम् श. १२,  
 ७, ३, २०; तै. १, २, १, ६; -तीनाम्  
 श. ८, ६, १, ५<sup>३</sup>-९<sup>३</sup>; -०ते तै. २,  
 ४, २, १<sup>३</sup>; -स्यै तै. ३, ४, ३, १.  
 हेतु- -तोः श. २, ५, २, २; ८; ११,  
 १, ४, १; का. १, ५, १, २; ६; गो.  
 १, ३, १९<sup>३</sup>.  
 हेमत- -मतः तैआ. १, ४, २.  
 हेमन्- -मन् श. १, ५, ४, ५;  
 ११, २, ७, ३२; तै. १, ४, १०, १०;  
 जै. ५९<sup>३</sup>; जैउ. १, १२, १, ६.  
 हेमन्त- -न्तः शां. १४, ५; २९, ८;  
 श. १, ५, ३, १३; ४, ५<sup>३</sup>; ६, १, १९;  
 २, १, ३, १; ३, ३, ९; ६, १, २५; ४,  
 ३, १, १८; ८, १, २, ८; ४, २, १<sup>३</sup>;  
 १६; ५, २, १०<sup>३</sup>; ११, २, ७, ३२;

१३, ६, १, १०; ११; का. १, १, ३,  
 १; २, ३, ७, ६, १, २; तै. १, ४, १०,  
 १०; ३, १०, ४, १; ११, १०, ४,  
 तैआ. ४, १९, १; तां. २१, १५;  
 २; जैउ. १, १२, १, ६; ७; मं. २,  
 १, ११; ५, ३, १; -न्तम् शां. ३,  
 ४; २, ३; श. ८, १, २, ८; १२,  
 ८, २, ३, ३; जैउ. १, ३, २, ७; ५,  
 ३, १; -न्तस्य श. २, २, ३, ८;  
 का. १, २, ३, ६; -न्तात् श. १,  
 ५, ३, १४; ८, १, २, ८; -न्ते शां.  
 ३, ४; श. १३, ५, ४, २८; -न्तेन  
 तै. २, ६, १९, २.  
 हेमन्त-दिशिर- -रयोः ऐ. १, १;  
 -रौ श. ५, ४, १, ७; १०, ४, ५, २;  
 १२, ८, २, ३४; गो. १, १, २१.  
 हेमन्तिक(←हेमन्त)-काम्याम् ऐ.  
 ४, २६<sup>३</sup>; -के श. १०, २, ५,  
 १३<sup>३</sup>; -कौ श. ४, ३, १, १८; ८,  
 ४, २, १४; ५, २, १४; ६, १, २०;  
 तैआ. ५, ६, ७.  
 हेम(न्त→)न्ती-न्तीः श. ८, १, २, ८.  
 हेमव(त→)ती(←हिमवत्)- -म्  
 जैउ. ४, १०, ३, १२.  
 हेडल्वः श. ३, २, १, २३<sup>३</sup>.  
 हेपु-क्रतु- -तवः तै. २, ७, १२, ४.  
 हेमहा- -म् जै. १६५.  
 हेरण्यनाभ(←हिरण्यनाभ)- -भः श.  
 १३, ५, ४, ४.  
 हेरण्यस्तुप(←हिरण्यस्तुप)- -म् ऐ.  
 ३, २४.  
 हेरण्यस्तुपीय- -म् शां. २४, २;  
 शांआ. २, १६.  
 ह्यो श. १४, ८, १५, ११; तै. ३, ५, ८,  
 २; १३, २; तां. १२, ५, ११; २०,  
 १४, ३; जै. २७<sup>३</sup>; ह्यो३ श. ११,  
 ४, १, ३.  
 होतव्य,व्यां(✓हु)- -व्यः तै. १, ६,  
 ३, ६; ८<sup>३</sup>; -व्यम् ऐ. ५, २, ७; २९<sup>३</sup>;  
 ३०<sup>३</sup>; ३१<sup>३</sup>; ७, ३; शां. २, १;

श. २, २, ४, ८; १६; १८; १२,  
 ४, २, २; ८; ९; ५, १, १; १२,  
 २, ४, ३; का. १, ३, १, २३;  
 तै. १, १, ६, ९; ४, ३, ४;  
 ५; ६, १०, ३: २, १, २, १०; ३, ७,  
 २, २-५; ३, १; २-४; तैआ. ७,  
 २, २; ८, १०; ११; तां. ९, ४, ५;  
 गो. १, ३, १५; -व्या श. १२,  
 ९, ३, ५; तै. २, १, ९, २; जै. १९८;  
 गो. २, २, १०; -व्या: शां. ७, ४:  
 श. १३, १, ३, ६; ८; तै. ३, ८, ८,  
 २; ३; -व्या ३म् शां. २, ९; श.  
 १३, ३, ६, ४; तै. ३, ९, १२, ३:  
 तैआ. ५, ८, १०; -व्ये ऐ. ७, २१:  
 २२.

होत- -त: ऐ. १, १८; २८: २, ५;  
 १२; १५; ५, २५; ६, ३०; शां.  
 ९, २; ४; २८, ५; ६; श. १, ३,  
 ५, ३; ७, २, १६; २, ६, १, २३;  
 ३, ४, ४, १०; ८, १, ११; ९, ३,  
 १५; ६, ४, २, ६; १३, ४, ३, २; ६-  
 १४; का. १, ६, १, १५; तै. ३, ५,  
 ७, ६; ६, ३, ४; ५, १; -तत: श  
 १३, ४, ३, २; ५, १, १६; २, ७;  
 १४, १, ३, १; ३, १, ३०; तै. २,  
 ६, ७, १; २-६; ११, १, २; ३; ४;  
 ६; ७; ८; १०; १५, २; १७, १; २;  
 ३; ४; ५; ६; ७; ३, ६, २, १; २;  
 ७, १; ८, १; २; ११, २; ४; १२, २;  
 १५, १; तैआ. ४, ४, १; ५, १, ५,  
 ४, १; प. १, ४; २, ४; ६; ७; १०;  
 गो. २, २, ६; ६, ९; -तरि ऐ २,  
 १५; १६; श. १, ८, १, ३, ९; ४, ३,  
 २, २; -ता ऐ. १, २; ७; ९: २८;  
 ३०; २, ५; ७; १२: १५; १६; २०:  
 २१; २२; २७; २८; ३०; ३१; ३२:  
 ३४; ३७; ३, २-४; ७; ८; १४;  
 ३१; ३२; ३८; ४, ७; १०; १४;  
 २०; ३०; ५, ८; २३; २५; ६, ८;  
 १०; ११-१३; १४; १५: २१;  
 २७; ३०; ३१: ७, ९; १६; १८; ३३;

ऐआ. १, १, १; ३; ४; २, १; २; ४;  
 ५, ३; १, १, १; ४; ३, २; शां. ६,  
 ११; ९, २; ५; ६; १२, १; ५;  
 १३, २; ३; ८; ९; १४, ३; १६, ५;  
 १७, ७; १८, ४; १९, ८-१०; २०,  
 २; २१, २; २२, २; २३, ३; ५; २५,  
 १०; १३; २६, ५; ६; १७; २७, १;  
 ४; ६; २८, २; ३; ९; २९, ८; ३०,  
 ४; ६; शांआ. १, १; ४, ६; श. १,  
 १, १, १५; ३, ३, १३; ५, १; ३; ४,  
 १, २४; ३५: ३८; २, १२; ५, ४;  
 ५, १, ४; ५; १४; १५; २१; २३;  
 २४; २६; २, १; ८: ११; १४; ७, २,  
 २६; ८, १, १४; १५; १७; २, ४;  
 १४; ३, १८; ९, १, १; २१; २, १;  
 २, ३, ४, १४; ४, ४, २५; ५, २, ४२;  
 ३, ६; ११; ६, १, २१; २३; ३३;  
 ४३; ४५; ३, ४, ४, १०; ५, १, १५:  
 ८, १, १; ९, ३, ७; १०; ११: १५;  
 ३१; ४, २५; ४, ३, २, १; ३; ४, २१;  
 ४, १, १५; ५, ८, १२: ९, १; १३; ६,  
 ९, १८; ५, १, ३, ४; ४, ३, २, २, ५,  
 १, १०; ४, २६; ५, १७; ६, ४, २,  
 ६; ७; ६, २, १४; ७, ३, ११;  
 ९, २, ३, ११; १०, १, १, ५;  
 २, ९; ३, ४, १; ४, १, १३; ११, २, ७,  
 ३२; ५, ५, १०; ७, २, ६; ४,  
 २; १२, १, १, ४; ५; ४, ४, १: ८, २,  
 २३; २७; १३, २, ६, ९; ४,  
 १, ४; ३, १; २; १५; ५, १, ८: १६;  
 २, ७; १२; १७; २३; १४, १,  
 ३, २; ७; १३: १५; ३३; २, २,  
 १; ३, १, ३०; ३४; ६, १, ४; ५; ९;  
 १२: का. १, ३, ४, १४; ४, १, १२:  
 ५, १, २७: ३७; २, ५; १०; ६, १,  
 १५; २२; २८; ३०; २, १, १, ११;  
 तै. १, ४, ५, २-४: ६, ६, ९, २;  
 ७, ६, १: ८, २, ५; ६, ६; २, १, ५, ९;  
 २, ६, ३: ३, २, २; ५, ६; ४, १,  
 ६: ११; ६, ७, १-५; ६: ११,  
 १; २; ३; ४; ५; ६; ७; ८; १०;

१४, ६; १७, १; २; ३; ४; ५; ६;  
 ७; ७, १, १; ३, ३, ८, १; ४; ८: १०;  
 ९, ११; ५, २, १; ३, १; ४, १; ९,  
 १; १२, २; ६, २, १; २; ३, २; ४,  
 १: ८, १; २; १०, १; ३; ११, १:  
 ३; ४; १३, १; १४, ३; ७, ४, १२:  
 ११, ५; ८, ५, २; ३; ९, ५, १; २;  
 ११, ६; २; १२, ५, १; २; तैआ. ३,  
 १, १; २, १; ३, १; ५, १; ६, १; ५, ४,  
 २; ६; १०, १, १६; १०, २; ५, ०, १;  
 ६४, १; तां. ४, ९, १३: ५, ५, ९;  
 ९, १, २, ४; ३, ५; ४, १, ४; ७, ४; ८:  
 ९, १, ५; १८, ९, २; ९; २५, ४, ५;  
 १५, ३; १८, ४; जै. १८; १३६;  
 १६४; २०३; जैउ. ३, ४, २, २; ५,  
 ६; सं. २, ३, १९; प. १, ४; ६,  
 २, ४-७: ९; १०; ४, १; गो. १,  
 १, १३; २९; २, ९; ११; १२; २४;  
 ३, ५; ४, ४; ५, ११; १५; २४; २, २,  
 २०; २१; २२; ३, ६; ८; १२;  
 २३; ४, १५; ५, ४; १४; ६, ३:  
 ६; ८; ९; १४; -तार: शां. १३, ९;  
 २६, ५; श. १, ८, ३, १०; २१; ९,  
 १, १; २, ५, २, ४२: ६, १, ४५; का.  
 १, ५, १, ३; ६, १, ३०; तै. २, ३,  
 १, १; ५, ३; ३, ३, ८, ११; तैआ. १,  
 ७, ५; ३, ११, १; तां २३, १, ५:  
 गो. १, ५, २४; २, ३, ८; -तारम्  
 ऐ. १, १७; २, ५; २०; शां. ८, २;  
 ९, ४; ११, ४; १२, १; १३, १: १५,  
 ५; १९, ४; २२, २; ३०, १; शांआ.  
 १, ४; श. १, ४, १, ३; ३, ५, १,  
 १; १३; २, १; ८, ३, १०; २, ५, २,  
 ३०; ६, १, २३; ३, ४, ४, १०; ४,  
 ४, ४, १२; १२, १, १, ४; १३, ४, ३,  
 १, ५, २, ७; १३; १८; का. १, ५,  
 १, २७; ६, १, १५; तै. १, ६, ९,  
 १; २; २, १, ५, ९; ४, ३, ६; ६, १५,  
 १; ७, १२, ३; ६; ३, ५, २, ३: ६, १५,  
 १; ११, ६, ३; तां. ४, २, ११; सा.  
 २, ३, २; प. १, ४; २, ८; गो. १,

१,२९; २,१२: २३;२४; ३,१;  
 ४,४; २,६,१४: -०तारा तै. २,  
 ६,१२,४; १८, ३; -तारा ऐ २,  
 ४; तै. २,६,७,४; १०,४; ११,६;  
 १७,५: २०,३; ३,६,२,२; ३,३;  
 १३,१; १४,२; -तारौ श. ३,७,  
 ४,१०; तै. २, ६,८, ३; १४,३:  
 ६; -तु: ऐ. १, २; २९; २,२८;  
 ६,१८; १९: ७,१; १८; ऐआ. १,  
 ५,३; ५,२,२; ३,२: शां. २६, ६:  
 २८,३; २९,३:८; शांआ १,२;  
 २,१८; शा. १,८,१,१४; १५: १७;  
 २,४; ३,९,४,२५; ४,२, १,२९:  
 ४,२,१७; ६,९,१८; १०,१,२,७:  
 ५,३; १३,५,४,२४; ६,२,१८ ७,  
 १,१३; का. १,६,१, २२; तै. १,  
 २,४,३; ४,५,२-४; ६,९,२; ७,  
 ६,१; ३,३,८,८; ५,७,६; ६,३,४:  
 ११,३; ४; १२,२; तां. ३,११,३;  
 ५,६,७; १६,१५,१०; १८,३,२:  
 ९,९; २०,३,१; ४,१; ८,१; ९,१;  
 २१, १०,४; जै. १६४; जैड ३,  
 २,१,४; घ. २,३; गो. १,३,५;  
 १८; २, ४, १५; ६, १; ६; ९;  
 -तु: S-तु: तै. ३,५,९,१; ६,१३,  
 १; १४,३; -तृभ्य: श. १, ८,३,  
 २१; ९,२,१८; २,५,२,४४; ६,  
 १,४७; का. १, ५,१,३७; ६,१,  
 ३०; तै. ३, ३,८,११; -तृभ्याम्  
 तै. २,६,१४,३; -तृषु घ. १, ६;  
 -तृणाम् तै. ३, ५, ७, ५; ६,  
 ११, ४; -तृन् तै. २, २, १,  
 ४; ३, ५, ५; -त्रा ऐ. ६, ३४;  
 श. १४,६,१,५; तै. ३, ३,७,१:  
 -त्रे ऐ. ५, ३४; ६,१४; श. १,  
 ५,२,१०; १३; ८,१,१३; ३,२१;  
 २,६,१,३३; ४,३,४,२२; २५,४,  
 ३,१०; ५,८,१२; ५,४,५, २२;  
 ५,१,१०; ५,१७; १२,१,१,६;  
 ८; ९; १४, ३,१, ३४; तै. १,१,

६,१०; ८,२,३; ३,३,८,२; १०;  
 ७,२,६; तां. ९, ३, ३; जैड ३,  
 ४, ३,४; घ. १,४; गो. १, ३,४:  
 ५; ४,६; ५,८; २,३,८.  
 होत्र-क-का: श. १३,५,४,२४;  
 ६,२,१८: ७,१,१३.  
 होत्र-चमस-स: ऐ. २,३०; शां.  
 १३,६; १५,१; १६, १; २८,३;  
 २९, २; ३०, १; -सम् ऐ. २,  
 ३०; शां. १३, ७; -सात् श.  
 ३, ९,४, २५; -से ऐ. २, २०;  
 ३०; शां. १२,१; १३,६; श. ३,  
 ९,३,३०; ४,२,१,२९; ३०; ४,१;  
 -सेन श. ३,९, ३,१६; २९.  
 होत्र-जप-म् ऐ. २,३८.  
 होत्र-त्व-त्वम् ऐ. १,२; -त्वे श.  
 १,४,२,१.  
 होत्र-व्य-व्यं श. १,५,१, २०.  
 होत्र-शस्त्र-स्त्रेषु ऐआ. ५,३,३.  
 होत्र-पृ(←स)दन-नम् ऐ. १,  
 २८; ऐआ ५,१,३; श. १, ५,१,  
 २३; ६,४,२,७; ना: तै. ३,७,५,  
 १३; -नात् श. १,५,१, २३; -ने  
 ऐ. १,२८; शां. ९,२; श. १,५,१,  
 २४; २,५,२, ३०; ३,६: ११; ६,  
 १,२३; ४३: ३,४,४,१०; ८, १,१;  
 ६,४,२,७; का. १, ५,१, २७; २,  
 ५; १०: ६,१, १५; २८; गो. १,  
 ३,४.  
 होत्र-त्रम् श. १,४,५,४; ५,२,१;  
 ११,५,८,४; ७; तै. २,६, १०,५;  
 ३,५, ४,१; ६, १३,१; तां. २१,  
 १०,११; -त्राणाम् तां. १२,१३,  
 ५; -त्रात् शां. ३, ४; तै. २, ६,  
 ७,६; ११, १०; ३, ५, ५, १: ६, २,  
 २; -त्राय शां. ३,३; श. १, २,  
 ३,१; ३,३,१३; ४, २,१७: ५,१,  
 १५; २०; २,६, १,२२; ३,५,१,  
 ३१; का. १,६, १,१५; २,३,१,  
 १५; तै. ३,५, ३, २; जै. २०९;

-त्रे तै. २,६, १४,६; ५,९,१; ३,  
 ६, १३,१; १४,३; -त्रेण श. १,  
 ९,१,१०; तै. ३, ३,६, १०; ५,  
 १०,४.  
 होत्र-क-का: ऐ. २, ३६; ६, ८;  
 १३; २४; ऐआ. १,२,४; १,१,४;  
 गो. १,१,१३; ३,५; ५,२,४; २,३,  
 १६; ४,१८; ५,१४; १५; -काणाम्  
 ऐ. ६,६; ८; ऐआ. ५,३,३; गो.  
 १, ५,१६-१९: २, ४,१५; १८:  
 ५,१२; १४; ६,१६; -केभ्य: गो.  
 १,५,८.  
 होत्रा-त्रा ऐ. १,२,१; ६,१; ३,२५;  
 शां. ८,५; २९,१; तां. ४,२,१०;  
 १८,९,१६; १७; गो. १, २,१९;  
 -त्रा: ऐ. ५,४; ६, १३; १४; ८,  
 ४; ऐआ. ५,१,१; शां. ६,११;  
 १३,६; १४,४; १५,१; १६,१; २८,  
 ३; २९, २; ३०, १; श. ३, ५,  
 ३,१२; ६,२, ९; ९, ३,५; ४,२,  
 १,३२; ३,३; ६,३,१,१६; ७,४,  
 १,२०; ८,६, १,११; ९, २,३,  
 ४४; १४, १, २, ८; तै. २, ३,  
 ६,३; ४; ३,५,८,१; १३, १; ११,  
 ५,१; तैआ. ४,२,१; ७; ३,५,६,  
 ७; १०; ६,६,१; तां. १२, १३,८;  
 गो. १,२,१६; २,३, १८: ६,६;  
 -त्राणाम् ऐ. २,३६; ६, १४: शां.  
 २५,१५; २९,८; श. ४, २,१,  
 २९; ३१; ३३; -त्राभि: ऐ. ८,४;  
 तैआ. ५,६,७: १०; -त्राभ्य: तै.  
 ३, ७, ७, ११; मं. १, २, १२;  
 -त्राम् शां. २८,४; श. ११, ७,  
 २,६; तै. ३,५, ९,१; ६, १३,१;  
 १४,३; तैआ. ३, ४,१; -त्राणाम्  
 श. ४,२,१,३३; तै. ३, ५, १०,  
 ४; गो. १, २, १९; -त्रासु शां.  
 २२,६; २३,४; गो. १,२, २४,३,  
 १; -त्रे ऐ. ६,१४.  
 होत्रा-विद्-विदम् श. १२,४,४,२



होत्रा-वृध्- -वृधः तै. २, ६, १६, २.

होत्रा-शंसिन्- -सिनः ऐ ६, २१; शां १७, ७; २८, ९; २९, ८; ष २, ४-८: १०; गो २, ३, २३; ५, ४; ६, ३; -सिनः ष २, ५; ६; ७; १०: -सिभ्यः ऐ. ६, १४.

होत्रिय- -म् ऐ. २, २०; शां १२, १.

होत्रिय- -ये श. ९, ४, ३, ७.

होम- -मः श. १३, ५, ३, १; तै. ३, ८, ३, ६; -मम् श ४, १, १, २१: २, ५, १; ३, ५, ६; ५, २, ११, ४, ८; ५, ५, ४, २६. ११, ५, ११; तां २१, ३, ५; -मस्य श. ३, १, ४, ६; ११, ४, २, १३; -मात् ऐ. ५, ३३; ७, १०; श. ४, १, १, १९; २, ४, ७; ८; -मान् शांशा ९, ८: १२, ८; तै. ३, ८, १७, ५; ष ४, १; गो २, २, १०; -माय ऐ ५, २७; ७, ३; शां २, ३; श. ३, ९, ३, ३२; १२, ६, १, ०; -मेन शां. २६, ५; -मैः गां. २, २, ५; -मौ श. १२, ९, ३, १३: तै. ३, ८, १८, ५.

होम्य- -म् गो. १, ३, १३.

होप्यत्- -प्यन् ऐ ७, १२: शां. २, २; श. १, ५, ३, २५; ६, २, ७; ३, ८, २, २५; ४, ४, २, ६; ६, ६, २, ६; ७, ५, २, ११; ११, ५, ३, ८; तै २, १, ५, ८; ३, १०, ९, २.

हौ ज ३४.

होत्र(←होत्)- -म् ऐ. ५, ३२; ३३; तां २४, १३, ५; गो. १, २, ११; १६: २४; ३, २; ५, १६.

होम्य-शेष- -म् ष ४, १.

√ह्वु, ह्वुवते तै. ३, ९, ६, १: २.

ह्वस्(ः) ऐ. ४, ३१; ५, १८; ऐवा. ५, २, ४; तैवा. ४, २०, १; तां. ४,

७, ७; ११, ९, ३; सा. १, ४, १४; गो. १, २, १३; ३, ८.

हृद्- -दः शांशा ३, ३; श. ४, ४, ५, १०; ५, ३, ४, १२; तां. २, ५, १०, १८; जै. १, १८, ३, ३; -दम् शांशा. ३, ४; श. ४, १, ५, १२; -दात् श. ११, ५, ५, ८; जै. १, १८, ३, ४.

ह्रस्व(√हम्)- -स्वः ऐवा. ३, १, ५; २, १: ६; शांशा. ७, १३; ८, १; ११; -स्वम् शां. ३, ५; -स्वा आ. २, १, २; जैवा. २, ११, १; -स्वाः ष. ४, ३. ह्रस्व-कर्षण-णेषु सं. २. ह्रस्वो(←स्वउ)-दात्त- -त्तः गो. १, १, २५.

ह्रसिष्ट, छा- -ष्टः श. ३, ७, २, ७; -ष्टम् श. १२, २, ४, ७; -ष्टा श. १२, २, ४, २; गो. १, ५, ४; -ष्टान् श. ८, २, ४, २०.

ह्रमीयस्- -यः ऐवा १, ५, १, श. ७, ३, १, १०; -यसा श. ७, ३, १, १०; -यांसः गो. १, ३, ७; ९; -यान् श. १, ४, ४, ७; ३, ७, २, ७.

ह्रमीयसी- -सी श. १, ४, ४, ७; ६, २, १, १९; ५, २, ९; तां. २१, १, ७; जै. १४९; -सीम् श. ६, ५, २, ९.

ह्रादुनि(√हाद्)- -नयः श १४, ९, १, १३; -नि श. ११, २, ७, २२; -निः श. ११, २, ७, २१; २३; १२, ८, ३, ११; -नीः तै. ३, १०, ७, ३; -नेः श. १२, ८, ३, ११.

ह्रादुन्य(←निऽव)-न्त- -न्तः श ११, २, ७, २५.

ह्रियमाण(√हृ)- -णः तै. १, ५, ११, २; तैवा. ५, ११, ४; -णम् ऐ. ५, २६; श. ११, ५, ३, ७; ५, तै २, १, ७, १; ८; २; तां. १, ५, ७, ४; गो.

१, ३, ११; १२; -णस्य तै. १, १, २, १, ५; ५, १०, ३. -णस्य तां. ८, ४, १.

ह्री(√ह्री)- ह्रिया तैवा. ७, ११, ३; ह्रीः श. १४, ४, ३, ९; तैवा. ३, १३, २; ४, ४, २, ५; मं. २, ४, ५.

ह्रीत-मुख- -म् तां. ५, ४, १५.

ह्रीतमुखिन्- -स्त्री गो. २, १, ११.

ह्रीयमाण- -णः गो. १, २, ९; -णम् शां ९, ५.

√ह्राद्(←√ह्राद्), ह्रादयते तैवा. १, ३, ४.

ह्र्लादुका- -के तैवा. ६, ४, १.

ह्र्लादुका-वत्- -वति तैवा. ६, ४, १.

ह्रलीक(←ह्रीक)- -काः तै. १, ३, १०, ६; ६, ९, ७.

√ह्र्वल्, ह्र्वलति श. ४, ५, ७, ६; ५, १, ३, ६; १४; ३, २, ४; ४, ५, १७; ५, ४, ३४; १२, ६, १, २; ह्र्वलति श. ५, २, २, २०; १३, ५, ३, ६; ह्र्वलेत् श. १, ५, १, १४; ३, ७, १, १६; ४, ५, ७, ६; ११, ५, ८, ५. ह्र्वलयेत् श. ३, ७, १, १६.

ह्र्वला- -ला श. १, ५, १, २२; ३, २, ४, १९; ४, ६, ८, २०; १३, ४, १, १४.

ह्र्वलितोस्(ः) श. ९, ५, २, १.

√ह्र्वु, ह्र्वार्षति श. १, १, २, १२; ७, १, ११; का. २, १, २, ११; ह्र्वाः श. १, १, २, १२; ७, १, ११; का. २, १, २, ११; तै. ३, २, ३, २; ४, ५.

जिह्वरतम् श. ३, ५, ३, १७.

जुहुराण- गद्.

ह्रस्- -रः श. १४, ३, १, १९; तैवा. ४, ११, ४; ५, ९, ७.

√ह्वे, ह्वयते श. ३, २, १, २१; ह्वयति ऐ. १, २; ४, २०; श. १,

†'ह्रमीयमी' इति मुपा अशुद्धः । †'होतामुख्यमुपगल्मः' इति पाभे । 'होता । आमुख्यम् । अप्रगल्मः'

इत्येवं मुद्रापः ।

७,२; १७; ८,२,७; ९,२, २६;  
 २७; २, १,३,२; ४,३,१,८; ४,  
 ४,३; ५: का. १,१,३,१; ह्वयति  
 श. २,५,२,२१; ३,१७; १८; ७,  
 ४,४,१४; का. १, ५,१, १८; २,  
 १६; १७; तै. ३, २,५,८; ३,७,  
 ६; गो. २,१,२५: ह्वयेते तै. २,  
 २,७,२; ३,८,९,२; ह्वन्ते ऐ. ५,  
 २०; शां. २६,१२; १५; तां ११,  
 ४, ४; ह्वयन्ति जै. १३३;  
 हुवे ऐ. ४,३०; ५,४; ८,६; ऐआ.  
 १,१,४; शां. २०,३; २२, ७; ९;  
 २४,९; २५,९; २६,११; श. १,७,  
 २,१७; हुवे श. २,३,४,१२; का.  
 १,४,१,१०; तै. ३, १,३,१; ७,  
 ९,८; तैआ. १०,९,१; तां १२,  
 २,३; ४; ८; ९; १५,२,५; ८; मं.  
 १,५,३; गो. २,३,१५; ह्वयामि  
 तैआ. ३, १४, ३; ह्वामहे ऐ.

१,२,१; ४,३,१; ५, ४: १२: १६;  
 १८: २०: ६, ६; १०; ८, २; ऐआ. ४,  
 १, १; ५, २, २; शां. ८, ५; ९, ६;  
 २६, १०; २८, ३; श. १, ७, २, १७;  
 ह्वामहे श. २, ५, २, २१; ६, ३, २,  
 ४; ६, ३, ९; ७, ३, १, ३४: १०, २,  
 ६, ६; १३, २, ८, ४; का. १, ५, १,  
 १८; तै. १, ६, ५, ३; २, ४, ३, २;  
 ४, ४; ५, ८, २: १२; ६, १६, १; ७,  
 १३, १; ३: ८, ८, ७; ९, ७; ३, ९, ६,  
 १; तैआ. १०, १०, २: ११, ४, ४;  
 ७, ३; ९, १; १४, ८, ३; मं. २, १, ८;  
 गो. २, २, २०; ५, १२; ह्वयामि  
 तै. २, ४, ३, ११; जुहुवे श.  
 ३, २, १, २१; ह्वयिष्यते श. ३,  
 २, १, १९; २०; २१; ह्वयिष्यसि  
 ऐ. ६, ३; ह्वयन्ताम् शां. १२, ५;  
 ह्वय गो. १, १, ३१; ह्वयेथाम्  
 जै. १४९; ह्वयध्वम् शां. २८,

६; ह्वयत तै. ३, ७, ९, १; अह्वय-  
 यत जउ १, १८, २, ४; अह्वत् तै.  
 २, ३, ६, १; २: ३; अह्वयत् तै. २,  
 ३, ६, ३; ४; अह्वयम् तै. १, ५,  
 ९, ८; हुवेम ऐ. ५, ४; शां. ९, ८:  
 २६, ११; श. ४, ३, ३, १४; तै. २;  
 ४, ४, ३; ५, ८, १२: ७, १५, ६; ८, २,  
 २: ३, ४; ९, ७; तैआ. १०, १, १६;  
 अह्वत् श. १३, २, ८, ३; तै. ३,  
 ९, ६, ३; अह्वामीत् गो. १, ३,  
 ४: ५, २, २; अह्वेताम् तै. २, ६,  
 १०, २; ३, ६, १३, १.  
 ह्वयते ऐआ. २, २, ४.  
 जोह्वीमि तै. २, ४, ८, ४; जोह-  
 वीमि तै. २, ५, ५, २; ८, ९; ८, ९,  
 ९; अजोह्वुः ऐ. ६. ६  
 जुह्वान-, हुत-, हुत्वा, गद्र.  
 ह्वयत्- -यन्तः गो. १, ३, १.  
 ह्वयितुम् श. १, ४, १ ११.

इति वैदिकपदानुक्रमकोपस्य

द्वितीये विभागे

द्वितीये ह्लादिखण्डे तकारादिशेषः समाप्तः ।



# परिशिष्टम्

ॐ

त्रिससुप्रथमम्

अन्ततनू-

अंससुप्रथमम् सा. २,१,५.	का. २,१,२,९.	७ <sup>१</sup> .
अ-कृत्तनाभि- -म् श. ११, ८, ३, ६.	अग्र- -ग्रम् तैआ. २,२,१; -ग्रे श. ८,	अच्छावाक- -कः तां. २५,१५,३.
अ(क्त→)क्ता(√अञ्ज्)- -क्ताः तां.	७,१,९.	अच्छावाक-साम्नु- -म श. १३,
६,९,९.	अग्य- -म्ऽइव का. १, ३, २, ११;	३,३,६ <sup>३</sup> .
अकरवा श. १४,९,४,११.	४,३,१७.	अ-च्छन्दस्- -न्दः तां. २१,९,९.
अक्षर- -रम् श. ४,३,२,१०; -राणि	अङ्ग- -ङ्गम् तां. ५, ४, १४; -ज्ञानि	अ-च्छन्दोम- -म् तां. २३, १९, ८;
श. ४,३,२,११.	श. ३,७,४,८;९.	२४,३,२;११,६.
अ-क्षेत्रज्ञ- -ज्ञः श. १३,२,३,२.	अङ्ग-होम- -मान् तै. ३, ८, १७,४.	अ-च्यु(त→)ता- -ता शां. १६,४ <sup>१</sup> .
अ-गावृ- -तारः तां. १३,१०,८.	अङ्ग-मगध- -धेषु गो. १,२,१०.	अच्युत-क्षिति- -तये तैआ. १०,
अग्नि- -ग्निऽइव शांआ. १२, २; सं.	अङ्गिरस- -रसः जै. ६९; -रसाम् तां.	६७,१.
३; -घ्नी श. ३,५,३,१३.	१२,३,२२; जैआ. १,११९;४२०;	√अञ्ज्, आजन्त श. ५,१,१,३.
अग्नि-नक्षत्र- -म् तै. १,१,२,२.	४२५;५१२;५१४.	२ध-ञ्ज- -ञः श. १४,७,२,२३.
अग्नि-प्रहरण- -णे शां. ९,४.	अङ्गिरसाम(-रसाम्ऽअ-)यन- -म्	अ-जामि- -मि तां. १८,६,२२.
२अग्नि-नेतसां- -म् का. गद्र.	शां. १८,१०.	अ-जित- -म् जै. ६७.
अग्नि-ष्टोमसाम्- -मात् श. १३,	अङ्गुलि- -लयः जै. १२८.	अजिन- -म् श. ५,२,१,२१; २४.
५,४,२०.	अ-चक्रवस्- -वान् तां. २१,१,८९.	अ-जीत(√ज्या)- -ताः सं. २,१,१२॥.
अग्निष्टोम-साद्यस्क-पराक- -केषु	अचिष्ट- -ष्टुः तै. २,६,८,४.	अ-ज्येयता- -तया श. ११,५,७,१.
ष. ४,३, गद्र.	अच्छ/इ, अच्छैति श. ३,६,४,२;९,	अ-जुह्वत्(√हु)- -ह्वत् श. ३, २,
अग्नि-होत्र- -म् तै. २, १,२,५;६.	२,२; ३,१२;१४; अच्छैति श.	२,१२; -ह्वतः शां. २,८.
अग्नि-होत्रिन्- -त्री श. ११,३,१,५.	३,९,२,२.	अ-ज्ञान- -नात् तां. ५,७,११.
अग्नी(-ग्निऽइ-)-ध- -ग्नीत् श. ३,	अच्छ/चर्, अच्छचरसि, अच्छच-	अज्यमान(√अञ्ज्)- -नाय शां. १०,२.
९,३,१६; -ग्नीत् श. १,८,३,२०.	रामि जै. १७२ <sup>१</sup> .	अ-तपस्- -पः शांआ. १,६.
अग्न्य(-ग्निऽअ-)वदग्ध- -म्ऽइव	अच्छ/पत्, अच्छापत्त श. ४,३,२,	अ-तप्तनू- -नूः तां. १,२,८.

† अच्छप्रत्ययान्तत्वाद् (पा. ५,४,१०३) अन्तोदात्तं पदं सुपठम् । ततश्च पूर्वपदस्वरदत्त पृथक्पदम-  
तन्त्रं यथामु. स्वरचिह्नव्य सुत्यं जं. ‡ यद् Ee. 'अग्निष्टोम-साद्यस्केषु' इति पठति तच्चिन्त्यम् । तथाभूते  
बहुत्वानुपपत्तेः । हस्तलेखेष्वन्तिमभागस्य 'केषु' इत्येवं दृश्यमानत्वात् (औदुम्बर्युच्छ्रयणमन्तरेण) सोमयागविय-  
यस्योपकान्तत्वात् पराकस्य त्रिरात्रानर्थान्तरत्वाद् सुपा. सूपगमः स्यादित्यभिसन्धिः । § 'आ चक्रवान्' इति C. ।  
||=तैसं. ५,७,२,४; कासं. १३,१५ । परं सं. सुपा. तु नञं विना. ? । तत्र च सा. इत्यस्य 'जीविताः' इत्यप्यर्थो विमृश्यः ।

अतसुः) श. १,६,१,४; तै. १,२,१,  
१६; अतसुः)ऽअतसुः) तै. १,  
४,१०,५.  
अति शां. २,१; ३,८; १३,१; श. ५,  
३,४,३; तै. ३,६,१३,१; प. २,३.  
अति/इ,अत्येति श. १२, ५, २, ८;  
अतीयात् श. ११, ३, ३, ७; अति...  
इयात् तै. १, ८, ८, ५.  
अति/क्रम, अति... क्रामति तां. २,  
७, २.  
अति/क्षर, अतिक्षरन्ति तै. १, ८, ९,  
१३.  
अति-च्छन्दस- न्दसः शां. २७, ३;  
-न्दसा ऐआ. ५, १, ४; शां. २७,  
६; तै. १, ७, ९, ६.  
अति-जगती- ती तां. १२, १०, २  
अति/तृ, अति... तरेम ऐ. १, १३;  
तैआ. १०, १, ११.  
अति/दह, अतिधाक् तै. ३, २, ८, ६.  
अति-धृति- न्म प. ५, १२.  
अति/नी, अत्यनयन्, अति... अनयन्  
श. ५, ३, ४, ३.  
अति/रपा, अति... पाहि श. ५, ४,  
२, २.  
अति/पृ, अति... पर्व ऐआ. ४, १,  
१३; तै. ३, ७, ८, १.  
अति/प्रच्छ, अत्यप्राक्षीः श. ११, ६,  
३, ११.  
अति-प्र/ण(←न)श, अतिप्रणश्येत्  
श. ६, ७, ४, ११.  
अति-प्र/वह, अतिप्रवहतः गो. ३, २,  
११.  
अति-प्र/संस, अति... प्रसंसते तै. २,  
८, ५, २.  
अति/भा, अतिभाति जैउ. १, ९, ३, ४.  
अति/भाप्, अतिभापेरन् शां. १७, ९.  
अति-भोजन- न्म प. ५, ४.  
अति/मन्, अत्यमन्यन्त तै. १, ६, ४, १.

अतिमर्शम्(णमुल्) गो. २, ६, ८.  
अति/मुञ्, अतिमुच्यते श. २, ३, ३,  
९; जैउ. १, ९, ३, ४.  
अति/मृज्, अतिमार्जयन्ने शां. ५, ७.  
अति-मोक्षमाण- णः शां. १६, ७.  
अति/यज्, अत्ययजध्वम्, अत्ययजा-  
महि जै. ८६  
अति-रात्र- न्नः गो. १, ५, २३.  
अति/रिञ्, अतिरेचयति तां. ७, १, ३;  
अति... रेचयन्ति श. ८, ४, ४,  
९; ५, ३, ८; ७, १, १४; २४; अति-  
रेचयेत् श. ४, ६, ९, १७; अति...  
रेचयेत् श. ६, २, १, ३६.  
अति/वद्, अति... अवादीत् श ११,  
६, २, ५.  
अति/रिचिद्, अति... वेद श. ११,  
६, १, ३-३  
अति/शंस, अतिशंसन्ति गो. २, ५,  
३.  
अति-घा- न्म ऐ. ८, १४; १५.  
अति/रहा, अतिऽइव जिहीते तां. १७,  
४, ३.  
अति/हृ, अतिहरन्ति तां. ६, १, ३.  
अतीवाद- न्म शां. ३०, ७.  
अ-तृप्यत्- -प्यन् तैआ. १, ११, ६।  
अति(अद्)- -त्तिः जैउ. ३, ५, १,  
१०.  
अत्तु- त्रे श. ८, ६, ३, ५.  
अत्य- न्म ऐ. ३, १८.  
अत्य(-तिऽअल्पक→)ल्पिका- का ऐ.  
६, ३, ५.  
अत्यु(-तिऽउ-प)यज्, अत्युपयजति  
श. ३, ८, ५, १.  
अत्युप(नति/ऋप्), अति... अपति  
तै. ३, १०, ८, १.  
अत्र-द(प्र→)घ्ना- घ्ना श. ३, ३, ४,  
२८.  
अ-त्रस्तु- न्म तै. ३, ५, १०, १.

अत्रि- त्रयः तैआ. १, ११, २; -त्रिः  
तां. १४, ११, १४; गो. ॥ गत्र.  
अ-त्रैककुद्(←त्रिककुद्)- न्म श. ३,  
१, ३, १२.  
अ-त्सा(रिन्→)रिणी- -रिणि  
शांआ. ७, १।  
अथ का. २, १, २, ८.  
अ-थकार- नान् जै. १८२,  
अथकार-णिघन- न्म तां. १०,  
१०, १; १३, ४, १०;  
अथ-निघन- न्नेन तां १०, १२, ३.  
अथोदिव- -वः जै. १४३.  
अथ्यास्त्री- स्त्री गो. १, ३, १८.  
अद्, आदन् तै. २, ५, ५, ६; अद्यात्  
शां. २२, ८; अद्यासम् जैउ. ३,  
५, १, १०.  
अ-दक्षिण- न्म का. २, २, १, ११.  
अ-दक्षिणी(य→)या- या तां. ६, १, ५.  
अ-द(त्त→)त्ता- न्म सा. १, ८, ४.  
अ-द्वघायु- -यो तै. ३, ३, ९, ९.  
अ-दर्शन- न्म गो. १, १, २६.  
अदुस्- -दः ऐआ. ५, १, ६; शां. २६,  
१४; श. ४, ६, ५, ५; गो. १, ५,  
२२; -दौ तै. ३, १०, ३, १;  
अमुया श. ३, ८, २, २८; अलौ  
शां. ४, ४.  
अमुतसुः) ऐ ३, १०; शां. ९, ६; १५,  
५; श. २, १, १, ६; ६, २, १४; ४,  
३, १, १६; ६, ४, ४, १३; ७, ३, ५;  
१०; ४, ९; १०; ७, १, १, ३५; ४,  
२, २२; ८, ३, ४, ७; ७, १, १३;  
२३; ९, १, १, ३४; १२, ४,  
१, ७; १३, ६, १, ९; तै. २, २,  
७, ३; ११, ५; तैआ. १, १, १; ४,  
२; २१, १; २२, १२, २५, २; ५,  
१२, ३; तां. ७, १०, ५.  
अमुतः-प्रदान- नात् ऐआ. २,  
१, २.

† भा. तु क्रियापदनाह तच्चिन्त्यम् । ‡ 'अल्पिका' इति कालि. च मुपा. । ॥ पृथगन्वयेन पूर्वेषु  
'दिनी'ति पदेनैकपथमभिसन्दधानो 'दिव्यत्रि' रित्येकपदमित्याह G ? । १ मुपा. अतितरामस्वष्टः अनुवादात्  
वल्पाभाभिदिष्ठाः ।

असुत्र ऐ. ३, २९; ४, १०; श. १, ३, १, २०; ७, २, १४; ९, १, १४; २, २, ३, ६; ३, २, १, ३६ <sup>३</sup> ; ३७ <sup>३</sup> ६, २, १८; ४, ३, ४, ३२; ५, १, २; ६, ३, १, २०; ३, ३, १४; ६, १, ६; ७, २, ७; ७, १, १, १९; २०; ४, २, २२; ९, १, २, १६; ४, २, २९; १०, २, ६, १९ <sup>३</sup> ; ५, २, ६; १६; १७; तै. २, २, ७, ३; ७, ४; ११, ५; ६; तैआ. १, ७, ४; २७, ४.	२५, १५. अधस्तात्-प्रक्षरण-म् गो. २, १, ३. अधस्तात् (न्तः)र्वाध-म् श. ७, ४, १, १०. अधि ऐ. २, १२; ऐआ. २, ५, १ <sup>३</sup> ; शां. ८, १; ४; श. १, ७, २, २०; ४, २, २, ९; ६, ७, ३, ७ <sup>३</sup> ; तै. १, ३, १०, २; ४, १, १; २, ४, २, १६; ८, ७; ७, १६, २; ८, ८, ४; ३, २, १०, १; ७, ६, १९; तैआ. ४, ४२, ५; तां. १७, १, ९; गो. १, ४, ३.	अ-एत-तः तां. २१, ४, ११. अध्यक्षस्-क्षाः तै. ३, २, १, ३. अध्य(-धिऽअ-)ण्डा-म् सा. २, ६, १०. अध्य(-धिऽअ-)न्त-न्तेन श. ११, ५, १, ४. अध्या(-धिऽआ-)त्मम् जै. १, ११, २, १. अध्या/मृ, अध्याभरति, अध्याभरत् श. ६, ३, १, १३; ४१. अध्यु(-धिऽऊ-)र्ध्व-ध्वं तां. २०, १४, ३. अध्व-गन्त-न्त तै. २, ५, १, १. अध्वर-माया-याः आ. २, २६. अध्वर्यु-र्यवे तै. १, १, ६, १०; -र्युं शां. १३, ९ श. ४, १, ५, १६; -र्यो प. २, ५. अन्-नाः श. १२, ३, २, ५ <sup>१</sup> . अनक्षा-म् शां. ११, १. अन(-न्ऽअ-)ति-शोस-साय गो. २, ४, १७. अनन्दाऽइव श. ५, ३, ४, २६. अननुम(त→)ता-ता श. ३, ७, १, २२. अनन्वारभ्य(-न्ऽअनुऽआ/रम्) तै. ३, २, ३, ८. अन(-न्ऽअ-)प-क्रमिन्-मिणम् श. ५, ३, १, १; २; ५-९; -मिणौ श. ५, ३, १, १०. अनपक्रमिणी-णीम् श. ५, ३, १, ४; -ण्यः श. १, ७, १, ७. अनप-जय्य-म् प. २, ३. अनप-स्फुर(त्→)न्ती-न्ती तै. २, ५, १, २; -न्तीम् श. ४, १, ४, १०.
असुर्हि श. ६, २, २, ४०; ष. ३, १. असौ-नामन्-मा श. १४, ४, २, १५ <sup>३</sup> . अ-दान-नाय श. ४, ३, ४, २३ <sup>३</sup> . अ-दारसूत्-सूतौ आ. १, १३२; -सून्ति जैआ १, १३२. अ-दिति-न्तेः श. १०, ६, ५, ५ <sup>३</sup> . अ-दुर्मङ्गली-लीः मं. १, २, १८। अ-द्वयमान-नाः श. ३, ६, २, २६; अ-देवता-ता गो. १, ३, १८. अद्वा शां. २७, १. अद्भुत-तानाम् प. ५, १. अद्य श. ४, ६, ४, ५. अद्या(-द्यऽआ-)वृत्त-न्तः श. ३, ९, ३, २९; ३०. अ-दुह-हा शां. ९, ४. अ-द्वार-रेण श. ४, ६, ७, ९; १०. अध तै. २, ५, २, १२. अ(ध→) धा गो. १, २, २० <sup>३</sup> . अधर-म् ऐ. १, १३. अ-धर्म-म् श. ३, ७, ३, ७. अधस्(ः) तां. ६, ६, १७. अधःप्राण-णाः ष. १, ३. अधःसर्वे(-र्वऽई-)शिन-शी शां.	अधि/इ, अधीहि गो. १, २, ५; अधीयते शां. १४, १. अधीयत्-यते श. ४, ३, ४, ३३; -यन् श. ४, ३, ४, ३३. अधि-ज्य-म् श. १४, ६, ८, २. अधि-दैवत-म् जै. १, ११, १, ५. अधि/धा, अधि...अदधाः शां. ९, ३. अधि-मन्थन-म् श. ३, ४, १, २०; अधि/यम्, अधि...यच्छत तै. २, ८, ५, ६. अधि-वि/धा, अधिविधीयन्ते श. ६, ३, १, १६. अधि/शक्, अधि...शशाक जै. १८०. अधि-पवण-णे श. १४, ९; ४, ३॥ अधि-संवत्सर-म् तैआ. १, २, २. अधि/घा(स्था), अधि...स्थास्यति श. ३, ७, १, ९ <sup>३</sup> ; अध्यस्थात् शां. २६, १६ <sup>३</sup> . अधीत(√धे)-म् तै. १, ४, ५, १. अ-धून्वत्-न्वताऽइव तां. ७, ९, ९.	

†सामश्रमिणः 'अदुः (√दा) । मङ्गलीः' इति पदद्वयं चिन्त्यम् । तु. = ऋ. १०, ८५, ४३, ॥ =वृत्.  
६, ४, ३. सूच्यां 'चर्माधिपवणे' इत्येकपदत्वं चिन्त्यम् । 'अक्षम् गद' इति मुपा जातविकचवनमिति कृत्वा  
इन्द्रियसामान्यवाचकं सत् 'रन्ध्रायनम्' इत्यस्य विशेष्यं स्यात् । अपि वा मध्यमनकारपूर्वा शरीरस्य विशेषणं स्यात् ।  
'अक्षमम्' इति K. कृतोत्प्रेक्षा सुत्यजेति दिक् ।

अन(न्ऽअ-)-भिनीत- -तानि सं. २.	अनु ऐ. २, ६; ३, २६: ऐआ. १, ४,	अनु-प्र/हृ, अनुप्रहरन्ति श. ३, ७, १,
अनभि-दाह- -हाय तां. ८, ७, ६.	१; २, ३, ५; शां. ३, १; २०, १;	२९ <sup>१</sup> .
अनभि-धर्ष- -र्षाय तां. १४, २, ६.	२६, २ <sup>३</sup> ; श. २, ५, १, १९ <sup>१</sup> ३, ६,	अनु-प्राण्(प्र/अन्), अनुप्राणित श.
अनभि-पुत- -त: जै. ८६.	१, २४; ४, ४, १, २७: ५, २३; ५, ५,	११, ८, ३, ६; अनुप्राणत् शं. ११,
अनर्थ- -म् श. ४, १, ५, ५.	१; ९ <sup>३</sup> ; १० <sup>३</sup> ; १२; १, १, ४, १; ५,	८, ३, ६ <sup>५</sup> .
अनशानायु(क→)का- -का शां. १०,	१९; ६, ८, १, ८; ७, १, २, २१: ४,	अनु-प्रे(प्र/इ)अनुप्रेहि श. ४, १, ५, ९;
१.	१, २०; २, ३१; ९, ५, १, ४ <sup>५</sup> ;	अनुप्रेहि <sup>१</sup> तै. ३, ३, ४, २.
अनश्रत्- -श्रन्त: शां. २, २.	१०, ३, ५, ५; का. १, ४, ३, १६; तै. १,	अनु/वृध्, अनु...वृधिर जै. ४, ८,
अनस्- -न: प. १, २.	१, ३, ३; ४, ४, १० <sup>३</sup> ; ५, १२, ५; ८,	४, ५.
अनस्व(त्→)ती- -त्या तां. १४,	१, १; ३, १; २, १, ३, ५; ७, १६, १:	अनु-बुध्य जै. १४७, २.
३, १३.	तैआ. ३, १४, ३; ५, ४, ७ <sup>३</sup> ; तां. ५,	अनु/ब्रू, अनु...ब्रूते श. १४, ३, १,
अनोयुक्त- -क्ते तै. ३, ९, १४, ४.	७, १; ६, ३, १२; ९, ५, ४; जै. १०४ <sup>३</sup> ;	३६.
अनोवाह- -हौ तै. ३, ९, ९, ३.	जै. १, १, ४, ५; ३, ४, ४; २, २,	अनु/मद्, अनु...मदत् तै. २, ७, १३,
अनस्थिक- -म् जै. ३, १, ३, ४.	२, ४-७; ३, २, ५, ३; प. ४, ७;	५.
अना(न्ऽआ-)कृत- -ता: तां. २३,	गो १, १, १३: २, ३, २.	अनु/ना, अनु...अमीमेत् ऐ. १, २, २.†
१३, ४.	अनु-क- -म् श. ३, ९, १, ११ <sup>३</sup> .	अनु-यच्छमान- -ना: तै. ३, ६, ९, १.
अनाक्षे(प्य→)प्या- -प्या: शां. ३०,	अनु/कम्, अन्वकामयत् ऐ. ३, ३९	अनु-रूप- -पाय गो. २, ४, ४: -पौ
७†.	अनु-ग- -गै: तै. ३, ७, ४, १०.	गो. २, ३, १५.
अनाहत्य- -म् प. २, ३.	अनु/गै, अनु...गु: श. १०, ५, ४, १८.	अनु/वच्, अनुवाच श. २, ३, १, ३१.
अना(न्ऽआ-)मय- -य: गो. २, २, १.	अनु/चर्, अनुचरति का. २, १, २, ६	अनु-वाक्या- -म् श. ४, ३, १, ८.
अनामय-स्व- -म् जै. २, ४, २, १०	अनु-चर- -रा: शां २०, ४ <sup>३</sup> ; तैआ.	अनु-वाच्- -वाच: श. ४, ५, २, ८: ९.
अनामिन्- -मि तै. २, ४, ६, ४.	१, १२, ३; -रौ शां. २०, ३.	अनूच्य शां. ८, २.
अना(न्ऽआ-)वृत्ति- -त्ति: शां. २६,	अनु/जप्, अनुजप शां. १९, ४;	अनु-वर्तमान- -म् का. १, ५, १, ३० <sup>३</sup> .
४.	अनु...जपेत् शांआ. १, ४.	अनु-वर्त्मन् - -र्त्मा श. १, ४, ५, ९;
अनाशक- -केन श. २, ४, ३, २; ३.	अनु ज्ञा- -म् शां. ६, १३.	११ <sup>३</sup> ; -र्त्मान् श. ४, ३, ३, १०.
अनाश्यान्न- -न्न: गो. १, ३, १९.	अनु-तुन्न- -न्नात् तां. १२, १०, ११.	अनु-वपट्/कृ, अनुवपट्करोति शां.
अनाष्ट- -ष्टे श. ३, ९, ३, २०-२२;	अनु-निर/वप्, अनुनिर्वपत् तै. १, १,	१३, ६; १६, ९; अनुवपट्कुर्वन्ति
४, ६, ६, २; ४; ५ <sup>३</sup> ; ५, २, ४, १२.	६, ७.	शां. १६, ११.
अ-निक्राम- -मम् श. १२, ३, ५, १.	अनु-नि/वृत्, अनुनिवर्तयति ऐ. ५,	अनुवपट्-कार- -र: शां १६, १; २:
अ-निखात, ता- -त: श. ३, ७, १, ७:	१; १२.	गो. २, ३, ७.
-ता श. ३, ६, १, १४.	अनु-न्याय- -म् शां. १८, १२.	अनुवपट्-कृत- -त: गो. २, ३, ८०.
अनि(न्ऽइ-)धं-विद्वस्- -द्वांसम् श.	अनु-परीत्य श. ८, ७, ४, १०.	अनु-वपट्कृत्य शां. १६, १०.
७, २, १, १९.	अनु-पूर्व- -म् तै. ३, ३, १, ३.	अनु-वा- -वा गो. २, २, १३६.
अ-निवर्त्तमान- -ना: तै. २, ५, ६, ४.	अनु-प्र/धाव्, अनुप्रधावयाच्चकार श.	अनु/श्विद्, अनुवेद शां. १०, ४.
अ-निवेद्य ऐ. १, १०; प. १, ४.	११, ६, २, ५.	अनु-विद्य का. २, २, १, १५.
अ-निष्क्रीय गो. १, ५, ८.	अनु-प्र/या, अनु...प्रयायु: तै. ३, ७,	अनु/रविद्, अनुविन्द तै. २, ५,
अनि(न्ऽइ-)ष्ट्वा शां. १६, ९; १९, ७.	१, १.	३, १; अन्वविन्दत् ऐआ. २, ३, ८;
अनी(न्ऽई-)जान- -न: गो. २, १, ६.	अनुप्रयाय तै. ३, ७, १, ४.	शां. २४, ४.

† 'आनाक्षिप्यः' इति मुपा. चिन्त्यः †=क्र. १, १६४, २८ । ० 'अनानु' इति G. अप्रत्ययाय भवेत् । 'न ।

अनु०' इति पदद्वयात् । अथवा 'अननु०' इति अदीर्घमध्यः पा. द. ऽ मूला. 'अहोसि' इति ऋटित इव प्रतीयते ।

'अह्ने स्वाऽनुवासि रात्र्यै त्वेति मिथुनामि' त्यादि साधु स्यात् । तु. तैसं ३, ५, २, ३: कासं. १७, ७; कापिसं. २६, ६ ।

अनु-विधाय ऐआ. ३, १, २.	अन्वास(-नु/आस्), अन्वासात्तै का. २, २, ४, ९.	३, ४.
अनु-वृत्(√वृ)- -तः शां. १०, २†.	अन्वि(-नु/इ), अन्विहि, ऐ. ३, ३८; ७, ९; १२.	अन्तर√गा, अन्तरगाम् गो. २, १, ७.
अनु-वेष्टित- -तः जै. ६१	अन्विष्(-नु/इष्), अन्विच्छन् श. ९, ५, १, २.	अन्तर√धा, अन्तर्धत्तै. १, ७, ८, १; ९, ४; अन्तर्दधाति श. २, ६, १, १६†; ३, १, २, ७; तै. १, ७, ९, ६; अन्तर्दधमः श. २, २, ३, १३.
अनु√शंस, अनुशंसिपः ऐआ. ४, १, १.	अनु(-न्ऽउ-प)जीवनीयुतम, मा- -मः, -माः श. ९, १, २, २४.	अन्तर√भू, अन्तरभूः तै. २, ४, २, ८.
अनु√प(←स)च्, अन्वसचन्त तां. १२, ३, १३.	अनु(-न्ऽउ-प)दासुका- -का तां. २३, १, ४.	अन्तर√स्था, अन्तःस्थुः जै. १९०.
अनु√पि(←सि)च्, अनुपिच्च तै. ३, ७, ५, ५.	अनु(-न्ऽउ-प)रत- -तः का. २, २, ४, ५.	अन्तर- -रः शां. २६, ६; -रण ऐ. १, १; -रौ शां. १४, ४.
अनु-प्लुम्- -प्लुप् जै. ७४†.	अनु(-न्ऽउ-प)त्विज्- -त्विजः का. १, १, ४, ३.	अन्तर-तर- -राणि दै. १, २०†.
अनु-सम्/चर्, अनुसम्चरन्ति श. १४, ७, १, १८.	अने(-न्ऽए-)कीकुर्वत्- -र्वन् ऐआ. ३, १, ५.	अन्तर-तम- -मानि दै. १, २१.
अनु-संचर- -म् गो. २, ५, ९.	अने(-न्ऽए-)र्विद्- -विन् श. १०, ५, ४, १६.	अन्तरा का. १, २, २, १२; प. २, ३; ३, ७†.
अनु/सञ्ज्, अनुऽइवससञ्ज शां २४, १	अन्त- -न्तात् ऐ. ८, १५†; जै. १९;	अन्तरे(-रा/√इ), अन्तरेयाच् तै. ३, ३, ८, १.
अनु-समाहरत्- -रन् गो. २, ३, १४.	-न्ते शां. २३, ७; -न्तौ शां. २९, ३.	अन्तरिक्ष- -क्षम् तै. ३, २, २, ९; ४, ७; १२, ३, ३.
अनु/सृज्, अन्वसृज्यत तै. २, २, ९, ३.	अन्त-गत- -तानि तां. ४, ९, १७.	अन्तरिक्षा- -क्षाभ्यः तां. १, ३, २.
अनु-स्तरणी- -णी तां. २१, १, ८.	अन्त्य- -न्त्यौ तां. २४, १४, ५.	अन्तरिक्ष-लोक- -क्त्य ऐ. ५, २५.
अनु-स्था(-नुऽउद्/स्था), अन्तृष्टन्तु, अनु-उदस्थाम् तैआ. ४, ४२, ५.	अन्तर(ः) जै. ११९.	अन्ध- -न्धे श. १, ९, २, ३५.
अनु(-नुऽउ-प)स्था, अनुपतिष्ठते तै. ३, ९, २०, १.	अन्तर-अव/अन्, अन्तरवान्यात् जै. ३४†.	अन्धस- -न्धसः सा. ३, १, ७; ५, ७.
अन्वव्(-नु/अव्), अनु-अवतु ऐआ. ५, १, १.	अन्तर√ह, अन्तरेति श. १, २, ४, १८; १२, ८, २, १२; अन्तरेति श. १, ९, १, २१; २, ६, १, ३६; तै. १, ४, ६, २; अन्तर्यन्ति श. १, ७, ३, ३; तां. ६, ६, १४; अन्तरेष्यामः श. ४, १, ४, ८; अन्तरायन् श. ३, २, १, २३; ४, २, ४, १२; जै. १४†; अन्तरियात् शां. २७, ४; श. १, ९, २, ४; ३, २, २, ७; ८, १, १०.	अन्न- -न्नम् ऐ. ८, ७; शां. १७, ७; प. ४, ३†; -न्नेन प. १, ७.
अन्ववस्थित- -तः तैआ. १, ६, ३.	अन्तर√ई, अन्तरीयते शां. २१, २; अन्तरीयात् गो. २, ३, ९.	अन्य, न्युत्- -न्यः गो. १, ३, १८; -न्यत् का. ९ १, २, २, ५; तां. ७, ३, १०.
अन्ववान्(-नुऽअव/अन्), अन्ववान्यात् शां. १२, ४.	अन्तर√गम्, अन्तर्गत श. १, ७,	अन्वोन्य- -न्यम् जै. ९०; -न्यस्य गो. २, ६, १०.
अन्ववायन- -नाय शां. २१, १.		अप- -अप्तिः जै. २०; ११७; १२६; १२७; १४०; अपः जै. ३†; २०; ३७; ५९†; ८८†; १०७; १२७; १८४; १९४; २०३; २०४†; गो. १, ५, १५; अपाम् श. ७, २, ३, ४; तै. १, ७, १०, ६; जै. ३७; ८८†; ११७†; १६६; अपाम्
अन्वस(-नु/अस्)अन्वसत् का. १, २, ४, ९.		
अन्वह(-नु/अह), अन्वाह गो. १, ३, ९; २, १, १८; अन्वाहुः गो. २, १, १८.		
अन्वा अनुऽआ		
अन्वा√गा, अनु-आगुः तै. २, ५, २, २.		
अन्वा√चम्, अन्वाचामति शां. ६, १४.		
अन्वा√यत्, अन्वायतिष्ठ शां. २३, ५; अन्वायात्यन्ते शां. २१, ५.		

† 'अनुवृत्तः' इति आन. सुपा. चिन्त्यः ‡ कांचनतरा? इति कालिः सुपा. § C. भू. पृ. ४९ इत्यत्र 'अन्यद्देवाः' इति समस्यैकपद्येन शुभ्रावयिपति । तच्च क्लिष्टकल्पनमनपेक्षितमन्ययाऽपि सुवचयोगसंभवात् । विस्तरस्त्वन्यत्र ।

तै. ३, ७, ९, १; अप्सु जै. २५; १४९ <sup>३</sup> ; १८५; १९४; आपः श. ४, ४, ५, २० <sup>३</sup> ; जै. २०; ३५; ८८; १०७ <sup>३</sup> ; ११३ <sup>३</sup> ; १२७ <sup>३</sup> ; १४०; १४३ <sup>३</sup> ; १७५ <sup>३</sup> ; १८२ <sup>३</sup> ; १८४ <sup>३</sup> ; १८७; २१२ <sup>३</sup> ; प ३, १; आपःऽइव ऐआ. ५, १, १.	अपराक्त्व- -क्त्वाय शां. १०, ४. अपराग्य(←अप-राग)- -ग्याः गो. १, १, १३. अपराह- -ह्ये जैउ. ४, ७, २, १५. अ-परिगृहीत- -ताः तां. ६, ८, १०. अप/रुध्, अप <sup>३</sup> रुध्यते तां. २, ३, ७; १०, ४. अपरुद्ध-यज्ञ- -ज्ञःऽइव तां. १२, १३, ३१. अप/लुप्, अप 'लुप्यते ऐ. ३, १९. अप/वृत्, अप <sup>३</sup> वर्तय तै. ३, ७, ७, १४; अप <sup>३</sup> अवृत्सत शां. गद <sup>३</sup> . अप/मज्, अपवज्जुः गो. १, ३, ८. अ-पशु-वीर्ये- -म् तां. १६, ११, ६ अ-पश्य- -म् जैउ. ३, ७, १, १. अप/श्नथ्, अप <sup>३</sup> 'श्नथिष्टन जै. ५४. अप/सिध्, अपसेधति जैउ. ३, ३, २, ३; अप <sup>३</sup> 'सेधतम् तै. २, ८, ४, ६. अप/स्फर्, अपस्फरीः तै. २, ४, ३, १. अप/हन्, अप <sup>३</sup> हते ऐ. २, १७; ४, ४; ६, १; तां. ११, ८, १०; अप <sup>३</sup> (हते) ऐ. ४, २२; जै. ८३; २०६; २०८; अपघ्नते शां. १७, ९ <sup>३</sup> ; अपाहत तां. ११, ८, १०; अप <sup>३</sup> हनीय जै. २०८. अप-घ्नत्- -घ्नन् श. ३, ३, ४, ८. अप-हति- -स्यै तै. १, २, १, ३; प. १, २. अप/रहा, अपजिहीते शां. २६, ११. अपा(-पऽआ)/कृ, अपाकरोति <sup>३</sup> , अपाकरोति श. १, ७, १, १. अपाञ्च्-प/अञ्च्-पाक् तां. १४, १०, ३; -पाह् प. २, ४ <sup>३</sup> . अपा(-पऽआ)/घा, अपादधानि शांआ २, १७. अ-पादस्ता- -स्ता श. १, ७, १, १; ३, ३, ४, १०. टि. गद. अपाय्(-प/अय्), अप <sup>३</sup> अयने गो २,	२, ४. अपास्(-प/अस्), अपास्यति ऐ. ४, १०; अपास्यत जै. २०४; अपास्यत् ऐ. ४, १०. अपा/हन्, अपाघ्नन्ति प. ४, ५. अपि/इ, अप्येति तां. २, १, १०, १३. अपि/गम्, अपिगच्छतः जैउ. ४, ६, १, ८; २, ६. अपि-स्व- -म् श. १, ८, १, ८. अपि-घ्राय श. ४, २, १, १८. अपि/पद्, अपिपद्यन्ते का. १, ६, १, २६. अपि-पृथ श. ५, ३, २, ४. अपि-पवितृ- -तारः का. २, १, ३, ३. अ-पिहित- -स्यै तां. १८, ५, ४ <sup>३</sup> . अ-पुनर्निवर्तम् (णमुल्) तां. ४, ३, १०. अपेन्द्र- -म् गो. २, ५, ६. अपोढ- -ढः जै. १६०. अपोद्दि(-पऽउद्/इ), अपोद्वेति श. २, ६, १, १५. अपोद्दुह्य तै. १, १, ९, ९. अपोद्घृत्य श. ३, २, ३, २१. अप्तोर्यामन्- -यामा गो. २, २, १४; -यामाणम् सा. १, ४, ४; -याम्गोः ष. ४, ३. अप्यस(-पि/अस्) अप्यस्यथाः गो. २, ६, ९. अ-प्रतिहार- -राय तां. २४, १, १२. अ-प्रत्यवरोहिन्- -ही तां. १८, ६, १२. अ-प्रपश्य- -म् जैउ. ३, ७, १, २. अ-प्रयुच्छत्(प्र/युच्छ्)- -च्छन् श. ३, ४, १, २५. अ-प्राणत्- -गत् तां. १, ८, ११. अ-प्रीत- -ताः गो. २, १, ६. अ-ब्रला- -लाऽइव तां. १४, ५, १३. अ-विभीषत् (अ/भी)- -विभ्युपः जै. २०८. अ-विभ्यत्- -भ्यत् जै. १६८ जैउ. ३,
--	--	---

† 'अप वाधमान-' इति आन. मुपा. स्वरः ? ‡ मैमं. १, २, ९ । 'आवृत्तम्' इति मुपा. । § पाठ-  
संशोधनसंगमनप्रयानार्थं C ड. १ सा. तु 'पिहित्यै' स अद्र । B. प. तु 'अपिहित्यै' इत्येव चिच्छेद ।



<p>३,३,१०<sup>१</sup>.  अ-ब्राह्मण- -णः ऐ. २,१९.  अ-भय- -ये श. ३, ९, ३, २०-२२:  ४,६,६,२;४;५<sup>५</sup>;५,२,४,१२.  अ-भाग,गा- -गा तां. ६, ७, ५;  -गानि तैआ. ५,२,१.  अभि ऐ. १,१३; शां २१, ४; श. ४,  २,५,५; ११,५,७,१; जै. १९४;  २१२; जै. १,९,३,४; गो. २,६,२.  अ-भिक्षि(त←)ता- -त्ता श. ११, ३,  ३,७.  अभि/खन्,अभि- -खायन्ते श. ३,  ५,४,११.  अभि/गा, -अभि- 'जिगाति ऐ. १,२२.  अभि/रगृ,अभि- 'गृगन्तु श. ८,२,  १,५.  अभि/च्छद्,अभिच्छादयति श. १,  ३,३,६<sup>१</sup>.  अभितोरान्- -म् श. १२, ४,३,१०.  अभि/धा,अभिद्धाति जै. ३,६,३,  २; अभिद्धौ जै. ३, ६, ३,७.  अभि/नु,अभि- 'नोनुमः ऐ. ५,१६.  अभि-पूर्व- -वान् तां. १८,४,९.  अभि-प्र/जन्,अभिप्रजायन्ते श. १,  ९,२,१३.  अभिप्रजनयति श. १,९,२,१३;  ३,८,५,४.  अभि-प्रति/पिप्,अभिऽइत् 'प्रतिपि-  पेप श. ४,२,१,११.  अभि-प्र-याय(√या) शां. ७,५.  अभिभा- -भाः तै. ३,७,५,१२†.  अभि/युध्,अभियोधीः ऐआ. १,  ३,४.  अभि/रक्ष,अभी(←भि)रक्ष तैआ.  १,७,५§.</p>	<p>अभि-रू(प→)पा- -पाः शां. १०,२.  अभि/वद्,अभिवदेत् श. १४,७,३,  २४.  अभि/वा,अभि- 'वाहि श. ९,४,२,  ५<sup>३</sup>;६<sup>१</sup>.  अभिभ्रान्त-तर? -रः का. १,१,४,६.  अभि-सं/पद् अभिसंपद्यते श. ६,  ४,२,१०;११,५,२,९.  अभि/ष्ट(←स्था) अभितष्टौ श. ६,  ८,१,१४.  अभि-स्त्रयमातृ(ण्ण→)ण्णा- -म् श.  ७,४,२,४०¶.  अभीष्टि- -ष्ट्यै तां ६,४,१५.  अभ्युज्य(-भि/अञ्ज्) जै. ६.  अभ्य(-भिऽअ-)/धि/द्, अभि-  अध्यायन् ष. ३,७.  अभ्यय्(-भि/अय्) अभ्यायन्त तै.  २,७,११,१.  अभ्ययस्वन्तुऽम्(=न्तुम्-भिऽअव  √स्यन्द) श. ११,८,४,३.  अभ्यवे(-भिऽअव/इ),अभ्यवैति श.  ३,८,५,८.  अभ्यश्(-भि/अश्),अभि- 'अश्याम्  ऐ. १,१७.  अभ्यस्त- -म् श. ३,२,२,२७.  अभ्यस्तम्/इ,अभ्यस्तेति जै. ११७;  अभ्यस्तमियात् ऐ. १,३; ७,१२;  गो. २,५,४.  अभ्यस्तम्/गा, अभ्यस्तमगात् का.  १,३,१,३.  अभ्या/घा,अभ्याद्धति श. ४,६,९,  २५; का. १,१,४,४.  अभ्यायत्य(-भिऽआ/यम्) श. १,७,  १,१.  अभ्या/रूह,अभ्यारोहति तां. ८,९,३.</p>	<p>अभ्यावर्तम्(णमुल्) श. ४, ३,१,२६;  ५,५,८<sup>१</sup>.  अभ्या/ध्रम्,अभ्याध्रायन् जै. १८५.  अभ्युज्जि(-भिऽउद्/जि), अभ्युज्जे-  प्यति गो. २,१,१७.  अभ्युत्था(अभिऽउद्/स्था),अभ्युत्तस्थुः  अभ्युत्थास्यामहे गो. २, ४, ११.  अभ्युत्थाय गो. २,४,११<sup>१</sup>.  अभ्युदि(-भिऽउद्/इ), अभ्युद्यन्ति  शां. २७,१; ३०,३; अभ्युदियात्  ऐ. ७,१२.  अभ्युप/घा,अभ्युपट्टधानि, अभ्युपद-  ध्यात् श. ८, ७,१,१२.  अभ्युपश्रयमाणऽ- -णः प. १,४.  अ-अत्रुव्य- -व्यः शां. १०,२.  अभि- -भिः तां. १६,६,६.  √अम्,आमयति तां. ७, ६,१२; ८,  १, १२; अममत् श. ९, १, १,  २४    अम्ऽइति श. १४,८,६,२*.  अ-माध्यन्दिन- -म् गो. २,६,९+.  अमा-त्रास्या- -स्याम् श. १,६,३,३६.  -स्यायाः शां. १९,२; -स्यायाम्  शां. ३,१.  अ-मित्र- -त्रः तै. २,४,७,७.  अ-मुच्- -मुचे का. २,२,२,९].  अ-मुह्यत्- -ह्यन् सा. ३,७,१.  अ-मूल- -लः श. ३, ८,१,१२; -लाः  श. २,३,१,१०<sup>१</sup>.  अ-मृत- -तम् श. १०, १, १, ११;  -ता तै. २,६,१७,३.  अ-मेध्य- -म् श. ३,१,२,१९.  अमे(-माऽइ-)/ष्ट(√यञ्)- -म् श. ५,  ४,२,१०.  √अय्(←इ), अयतिऽइत् श. ३, ३,</p>
---	---	---

† 'ख्यायन्ते' इत्यज. मुपा. चिन्त्यः । ‡ 'अभिभाम्' इति मुपा. । भाष्यकृतां तत्र कल्पना मुद्रितस्वरानु-  
कारिणी च । तु. अ. १,२०,१ । § 'सोम' इत्यत्र टि. द्र. । ¶ 'णम्' इति W. मुपा. । ष सा. अभि/इ  
(आयन्) इत्येवमभिप्रयान्निव भवति । तथात्वे वाक्यादौ वर्तमानोऽभिषद्दो निरर्थकः स्यात् । § एवं किल L.C.  
लाट्या. श्रौ.(तु. १,८,५) भाष्यकृद्-अग्निस्वामिनमनुसरन् समशशुधत् । || 'आममत्' इति पपा. ? = 'मत्तम्'  
इत्यस्मादयव रूपम् । + नञ्-रहितं मुपा. एवं G. शोधयति । ] 'अमुच्' इति मुपा. चिन्त्यः ।

२, १९; अयामहै ऐ ४, ७. अयन- नम् जैड. १, ११, २, २; -नेन तै. ३, ९, २२, ३. अ-यत(√यम्)- -तः तां. २१, ४, ११. अयमास्य(→अयास्य)- -स्यः जैड. २, ३, २, ७. अयास्य- -स्यः तां. ११, ८, १२; १४, ३, २२. अयस्म(य→)यी- -म् शां. ८, ८. अ-यातयामन्- -मानि शा. १, ७, ३, ६; ७. अ-युज्- -युजः तां. ३, ९, ३; १६, १४, ६; २१, ६, ४; ९, ५. अ-युजि(न्→)नी- -नी तां. ३, ९, ३ अरम् शा. १, ४, १, ३५. अ-ररिस्- -ररुपः शा. २, ३, ४, ३५; का. १, ४, १, २५. अरातीय(ति+क्यच्), अरातीयति शा. १, ४, ५, ६; ५, २, २; ३, १८; ८, ३, ५; अरातीयत् शा. ६, ६, ३, १०. अ-रिक्ताङ्ग- -ङ्गानि प. ५, ११. अरुग- -गे तैआ. २, २, १. अरुस्- -रुः शा. ३, ७, १, २४. अर्क- -र्कः शा. ९, ४, २, २५. अर्चिस्- -र्चिः शा. १४, १, ३, ३२. अर्ध- -र्धः शा. ३, ७, ४, १०. अर्ध-व्रत- -म् शा. ९, २, १, १८. अर्धिन्- -र्धा जै. १७. अर्धि(त→)ता- -म् जै. १७. अर्धुक- -कः तै. ३, ८, ८, ४. अर्यमन्- -मा तां. २५, १२, २. अर्वाञ्च्- -र्वाक् शा. ६, ५, २, १५. अलम् शा. २, ३, ४, ११; १०, ३, ५, ९; तां. १८, ५, ९; १०. अलम्- -मस्य जैड. ३, ६, ३, १०. अलम्-ता- -ता जैड. ३, ६, ३, १०.	अलसा- -सा शा. ३, ५, ४, ३. अ-लोक- -कः तां. २१, १, ९. अ-लोमक- -म् का. १, २, ४, ३. √अव्, अवात् का. २, १, ३, १३; अवाः शा. ३, ९, ३, ३२; आविपुः जै. २०४; अवीः शां. २२, २. अव√कृप्, अवचकृपुः तै. २, ४, ८, ७. अव-गत- -तः तां. २, ३, ७; १०, ४. अव-चन्द्रमस- -सात् शा. ११, १, ५, १. अव√च्छिद्, अवच्छिद्यते तां. ६, ७, १३-१५. अव-तान- -नेभ्यः शा. ९, १, १, २१. अव-दत्- -दत् शांआ. ४, १४. अव√धा, अवधत्ते तैआ. २, १, १. अव√पद्, अवपद्यते शा. ८, ५, ३, ७॥ अव√वाध्, अववाधन्ते शा. १, २, ४, १३; का. २, २, २, ८. अव-भृथ- -म् गो. १, ४, ७; ८. अव(र→)रा- -म् शा. ४, १, १, २३. अव√रुध्, अवरुन्धे तै. १, ३, १०, २. अव-लुप्ति- -म् तां. ६, ३, १२. अव√वप्, अव'वप्स्यसे ष. १, ६ ?अव-वर्तिन्-√वृत् द्र. अव-व्रथ- -म् शा. १२, ४, ३, ३. अव-स्कन्दिन्- -न् ष. १, १. अव√स्था, अवस्थाः शा. ४, ५, ३, ३. अवाञ्च्- -ह् शा. ३, ८, २, १७. अवाक्-प्राण- -णः तां. २, १५, ३. अवान्तरा- -म् शा. १२, ८, ३, ३१. अवेष्टि(व√यज्)- -ष्टीः शां. १९, ७; तै. १, ७, ७, ५. अ-व्य(विडअ-व-च्छिन्ना(न्न→) (√छिद्)-न्ना शा. १, ७, २, ४. √अश, आनशौ जै. १३१; अशवा- महै तै. २, ५, ६, ५; आनत् तै. ३, ६, १०, ४; आशनुत शा. ५, ४, ५, ५; तां. १३, ३, १७; १४, ९, १२; २२, १५, १०; जै. १३९; आशनु- वाताम् ऐ. ४, ८; ९; आशनुवत	ऐ. १, १२; २, ३१; तां. २२, ११, ६; आशेम जै. ६२; अश्याम तै. ३, १२, १, १; आक्षि तैआ. २, ३, १. √अश, आशन् शा. १, ६, ४, ६; २, ४, ३, ११; आशन् तै. १, ६, १, ९; आशाः तै. ३, ११, ८, २; ४; आशिपुः शा. २, ६, १, ४०; आशिपुः का. १, ३, ३, १८; ६, १, २७. आशिपेत् शा. ३, १, २, १. अशानत्- -न्त् जै. २०४. √अशनाय, अशनायन् तां. ८, ८, १४; जै. २००. अशिप्यत्- -प्यतः का. १, ३, ३, १४; ६, १, २३; -प्यते शा. २, ४, २, १६; ६, १, ३४. अ-शरीर- -म् जै. १४३. ?अशिक्षत्- -क्षन् गो. १, २, ५. अ-शृण्वत्- -ण्वत् शांआ. ४, १४. अइमन्- -इमनः शा. ९, २, ३, ४७; -इमा शा. ९, २, ३, १८. अश्रि- -श्रिः शा. ३, ८, १, ५; २, १३. अश्व- -श्वः ऐ. ७, १२. अश्विन्- -श्विनोः जै. ९; २८७; -श्विनौ शा. १२, ९, १, १२; -श्विनौ तां. २१, १०, १२; -श्विनौऽइव मं. २, ४, १४. अष्टाचत्वारिंशद्विष्टक- -कान् शा. १०, ४, २, १३. अष्टाशफ- -फाः जैड. १, १, ६, ६. अष्टि(√अश्)- -ष्टिः तैआ. १, ५, १. √अस्, अस्ति शा. २, १, ३, ४; ४, ९; २, २, १४; १४, ४, १, ३३; ७, ३, ३; का. १, १, ३, ३; ४, ९; अस्ति शा. ३, १, ३, ९; स्थ शा. १, ८, ३, २५; तै. १, ३, ३, ६; २, ६, १, ५; तैआ. ६, १०, १; स्वः शा. ४, १, ५, १०; ११; आस का. १, २, ३, २; आसुः का.
--	---	---

† 'अवचकृपुः' पाठान्तरम् । ‡ 'वधत्ते' इति कालि. मुपा. ? । ॥ 'विपद्यते' इति अज. मुपा. भ्रष्टः ।

§ 'अववर्तिन्' इति प्राति. विदधत् BW. चिन्त्यः । √वृत् द्र. । § 'कष्टि-' इत्यत्र टि. द्र. ।

२, १, २, ८; गो. १, ४, १५; ५, १०<sup>०</sup>; असत् श. ३, २, १, ११; ४, २, ५; ८; ५, ५, ४, २, २; अस्ति तै. २, ४, ४, ५; अस्तु श. ३, ६, २, १७; एधि श. ५, १, ४, १०; जैउ. ३, २, ३, ७; तां. २१, १०, १६; असानि श. २, ५, १, ६; २? आसीत् शां. २६, ९; आ: तै. २, ८, ९, ४; स्यात् तां. १६, १, ७; स्याताम् तै. २, ७, १८, ४; स्याम् श. ६, ४, ४, २१; स्याव जै. १८६<sup>१</sup>.

अ-सत्- -सत् जै. २१२; -सतः जै. १६५.

√२अस्, आस्यत् श. १, ७, ३, ४.

अ-संव्याथ(√व्यथ्)- -थाय तां. २५, ११, ४; १२, ६.

अ-संस्पर्शयत्- -यन् श. ३, ७, ४, ७.

अ-सम्पाद्य श. २, २, ४, १६.

अ-सम्भाव्य- -म् जैउ. २, ३, २, ४.

असित- -तः जै. ८६.

अस्- -सो तै. ३, ११, ५, ४<sup>३</sup>.

असुर- -राः श. ३, ८, ३, २९.

असुर-माय- -ये तां. १३, १२, ५.

असुर्य<sup>१</sup>- -म् श. १, ६, ३, १७.

अस्त-युत्- -यन् श. २, ३, ४, २४.

अ-स्तर्षु(√स्तृ)- -र्षाः श. २, २, २, १०; का. १, २, २, ७.

अ-स्तुत- -म् तां. ५, ४, १४.

अ-स्थायु(क→का)- -का तां ७, ७, १६.

अस्थि- -स्थि गो. १, ५, ३.

अस्सद्- आवृम् श. १, १, ४, १५; १६; का. २, १, ३, १७; १८.

अ-स्त्रप्तुम् तां. १०, ४, ४.

अ-स्वाहा-कृत- -म् श. ४, ५, २, १७.

अह श. १, ७, ३, ३; का. १, ३, २, ११.

अहन्- -हः श. १, ७, २, २६; तां. २४, १, ४<sup>३</sup>; गो. १, २, ९. -हानि तां. २३, २, १; २८, १; २४, ४, १; १६, १:६.

अहः-संस्था- -स्थाः तै. ३, १२, ९, ६.

अ-हर्षमय- -यः श. १४, ७, २, ६.

अहि- -हिः ऐआ. ५, १, ४.

अ-हिंसत्- -सन् श. २, ६, २, १७.

अ-हिंकृत- -ते तां. १२, १०, १३.

आ ऐ. २, १३; ५, ३, ३<sup>३</sup>; शां. २०, ३; श. १, ४, १, ४<sup>३</sup>; ५<sup>३</sup>; ६<sup>३</sup>; ३, १, ३, ९; २, १, ७<sup>३</sup>; ४, २, ४, ५; ८, ७, ३, ४<sup>३</sup>; ९, २, ३, १३<sup>३</sup>; २३<sup>३</sup>; २९<sup>३</sup>; ४, ४, ५; १०, २, १, ९; ४, ४, ४; ११, ५, ६, २<sup>३</sup>; १२, ८, ३, १७; १४, ७, २, २०; तै. १, ३, १०, ६; २, ५, ८, १<sup>३</sup>; ३, ६, ४, १; तैआ. ४, १९, १; तां. २, २, ३; १०, ४, ५; जै. ६३; सा. १, ६, १; २, २, ३; ६, १३; आ३इति जैउ. ४, १०, ४, ४<sup>३</sup>.

आकाश- -शः ष. २, ४.

आकूपार(←अकूपार)- -म् तां. १<sup>५</sup>, ५, २९.

आ√गम्, आगच्छान् श. ९, २, ३, ४२; आगहि जै. १९८; आ... गच्छेत् श. ३, २, ४, १; ६, २, २; आ... अगन् श. १३, २, ७, ६; आ... अगमन् ऐ. २, २०; आग-मन् श. ९, २, ३, ४२.

आ... जगम्या तैआ. १०, ४२, १.

आ-गत-श्री- -श्रीः तै. २, १, ८, १; तैआ. १०, ३९, १.

आ-गन्तु- -न्तु शां. १, ५.

आ-गमिष्यत्- -ष्यतः ष. २, ३.

आग्नेय- -यः श. ५, २, ३, ६.

आ-प्रार्थ श. ३, ७, ४, ७.

आ√मुष्, आनुषोष जै. १८६९.

आ√चर्, आ... चरति श. १४, १, ४, १०; आ... चरति तै. २, ८, ५, ४.

आ√जन्, आ... जायते श. १२, १, २, ३; २, २, २३.

आ... जनयन्त श. ४, २, ४, २४०.

आ√जि, आ... जयति जै. १५.

आज्य- -ज्यम् श. ३, ४, १, १८; ५, २, १; ६, ३, ६; -ज्यस्य श. ३, ८, २, २६; का. १, ५, १, २८; २९; २, ६, ७; ११; १२; -ज्येन श. ४, ४, २, १३; -ज्येषु ष. २, ३.

आज्य-हविस- -विषः श. १, ५, ३, ५.

आज्या(-ज्यसा)-हुति- -तीः ष. ५, ५.

आजन- -म् तै. १, ६, ८, ९.

आजन्य<sup>१</sup>- -न्याय तै. १, ६, ८, ९.

आत् तै. २, ५, १, १.

आ√तप, आ... तप्यते श. ११, ५, ७, ४.

आता- -भिः तै. ३, ६, २, २.

आ√तृ, आतिरत् ऐ. ६, १८; १९.

आत्मन्- -त्मन् जै. ६३; -त्मा शांभा. १०, ८; तां. २३, ३, ३.

आ√दा, आ... दत्ते श. ११, ८, ३, ७-११; आ... ददे ऐ. ८, २३.

आत्त-रेतस्- -ताः तां. ६, १, ४.

आदायम् (णमुल्) ष. ३, १.

आदित्य- -स्य श. ४, ३, ५, १२; मं. २, ५, १५; -त्यम् जै. १३६<sup>३</sup>; -त्याः गो. १, २, ९.

आद्यं, द्यां- -द्यम् श. ४, २, १, २९; -द्याः श. ४, २, १, १२; जै. १०६<sup>३</sup>.

आ-द्रवत्- -वतः जै. २०८.

‡ विकृतपाठमिव स्थलं भवति । 'सा । एव । आसीद्' इति पदत्रयमिति Kt. । 'सहैवात्रवेदीद्' इति तु मूलतः पा. स्यात् प्रकरणसंगतत्वाच्चैराङ्क्षसाधकत्वाच्च । † 'अनुषोष' इति मुपा. ? । ‡ य. ७, २४ । 'आपात्रम्' इति पदमेकमिति उ.म. -योश्चिन्त्यम् । द. तु क्रियायोगः स्पष्टः । † 'आदित्याय म इत्येते' इत्यत्र 'आदित्यः । यमः । इति । एते' इति पदविभागः सूपपन्न इति केपाञ्चिद् विदुषां मतम् ।

आ/घा, आदधे<sup>१</sup> जै. १३०; आदधातु  
श. ६, ५, १, १०; आघाः तैआ.  
४, २०, २.  
आ<sup>१</sup> अधायि ऐ. २, १८.  
आध्यायिक- -कः तैआ. ८, ८, १.  
आ-नि/पद्, आ<sup>१</sup>निपीदतु ऐ. १,  
१६; आनिपीदत तां. १२, ५, ५  
आप् आपाम श. ५, ४, ३, ९.  
ईप्सति श १३, १, २, ९.  
आस- -सः शां. २५, ११.  
आप्ति- -प्तिः श. १०, ४, ३, १३;  
१९<sup>१</sup>; २०; -प्तीः श. ५, २, १,  
२; -प्यै शां. १, ५.  
आ/पत्, आपत का. १, ५, २, १६.  
आ/पिप्, आपिपेप तैआ. २, ३, १.  
आ-पी(न→)ना- -नया श. ४, ६,  
९, ७.  
आ/प्लु, आ<sup>१</sup>प्लवते जैउ. २, १, २, ९.  
आ/वृह, आवृहव श. १३, ३, १, ४;  
तां. २१, ४, ४.  
आ/भूप, आ<sup>१</sup>भूप ऐ. ५, १६.  
आ/भृ, आ<sup>१</sup>भृति ऐ. १, १६;  
आ<sup>१</sup>जभार ऐ २, ९.  
आमहीयव- -वे ष. १, ३.  
आ/मी, आ<sup>१</sup>मिनः श. ४, ३, ३, १८.  
आ-मो(द→)दा(√मुद्)- -दा ऐ.  
३, १२<sup>१</sup>.  
आ/यज्, आ<sup>१</sup>यजस्व<sup>१</sup> श ४, १, २,  
१५.  
आ-यत्(√इ)- -यन् शांआ. ४, ११;  
-यन्तः जै. ८५.  
आ-यूतन(√यत्)- -म् तां. १२, १०,  
१६; जैउ. १, १७, १, ३<sup>१</sup>.  
आ-यत्त, ता- -त्तम् श ९, ३, ४, १३;  
-त्ता श. १४, ४, ३, १०.  
आ/यम्, आ<sup>१</sup>यच्छ तै. ३, १०,  
४, ३<sup>१</sup>.  
आ-यच्छन्- -च्छन्ऽइव ष. २, २.

आ-य(त→)ता- -ता श. ३, ७, २, २.  
आ/या, आ<sup>१</sup>यातु ऐ. ५, २१;  
आयाहि ऐ. ५, १७; आ<sup>१</sup>याहि-  
ऐआ. ५, १, १.  
आरग्य(←अरण्य)- -ण्यम् श. ९, १,  
१, ३<sup>१</sup>; -णयान् तां. २१, ४, १३<sup>१</sup>  
आरुणि- -णे ष. १, ६.  
आ/रूह, आ<sup>१</sup>रुहव श. ८, ६, ३,  
२०.  
आरोहयति श. ५, ४, १, ११.  
अरुडभ(घ→)घा- -वाः तै. १ ३, ६,  
१०, ५.  
आर्ति- -तिभ्यः श. १, ९, २, २०-तिम्  
श. १, ५, १, २; तैआ. ५, १०, ६;  
-तैः श. १, ९, १, २०<sup>१</sup>.  
आ/लभ, आ<sup>१</sup>लभन्ते तां. २१, ४, १३.  
आ-वत्स्यत्- -त्स्यन् शां. १९, ३.  
आ/वह, आ<sup>१</sup>वह का. २, १, ४, ३.  
आ/विच्छ, आविच्छयति तै. १, १,  
९, ९.  
आ/विश, आविशतात् श. ४, ५, ८,  
९<sup>१</sup>; आ<sup>१</sup>विशन्तु ऐ. ६, १२;  
आ<sup>१</sup>विश का. १, ४, १, २१.  
आविस्(ः) श. ११, २, ३, २.  
आविभ्रव- -वात् जै. १६८.  
आ/वृत्, आवर्तन्ते शां. २६, २.  
आ<sup>१</sup>वृत्यात् श. ४, ३, ५, १५  
आ-वृत्- -वृत् का. १, ५, २, ५; तै.  
२, ५, १, १.  
आ/वृप्, आवृपस्व ऐ. ४, ३१.  
आ/शस्, आ<sup>१</sup>शसेत श. १, ५, ४, १.  
आशा- -शा तां. २५, १८, ४.  
आ/शास्, आशास्ति श. १४, ४, १,  
३३; आशासते श. ४, ६, ९, २४<sup>१</sup>.  
आश्रिस्- -शिपः श. ४, ६, ९, २४.  
आ-शिर- -रम् तां. १८, ५, १२.  
आ/शिप्, आशिपः गो. १५, ११<sup>१</sup>.  
आ/शी, आशेत श. ५, ५, ५, ६.

आ-शय- -यः श. ५, ५, ५, ६; १०.  
आशु- -शु गो. २, ६, १४<sup>१</sup>.  
आशिष्ट- -ष्टान् तां. ११, १, ५.  
आ/श्रु, आ<sup>१</sup>श्रुणि ऐ. ५, १२; आ<sup>१</sup>  
श्रुणु श. १, ५, २, ६.  
आश्रावयति श. ४, ४, ३, ८<sup>१</sup>.  
आप्ऽइति तां. ८, २, ८<sup>१</sup>.  
आषाढि- -ढेः श. ६, २, १, ३७.  
आ/सच्, आ<sup>१</sup>सचत तैआ. १०, १,  
१३.  
आ/सद्, आ<sup>१</sup>सीद् ऐ. ३, ३७.  
आ-सम्/इ, आ<sup>१</sup>सुमेतु तै. २, ५, ८,  
१; ८, ५, ८.  
आसीन(√आन्)- -नः श. २, ६, १,  
८; ७, १, १, २७; का. १, ३, ३, ९;  
६, १, ५; -नम् श. ५, २, १, २२;  
४, ४, १.  
आसुर- -रः श. ५, ४, १, ९; -रम्  
जैउ. १, ४, २, २.  
आसुरि- -रिः का. १, १, ४, २४; ६, १,  
१६; २२.  
आ/इस्, आ<sup>१</sup>सुवति ऐ. ५, ८.  
आ/स्था, आ<sup>१</sup>तिष्ठ ऐ. ५, २०.  
आ/हु, आ<sup>१</sup>जुहुत श. ६, ८, १, ६.  
आ-हवनीय- -यः जैउ. ४, ११, ५,  
१५; -यम् श. ५, २, ४, ४; ८.  
आ-हुति- -तिः श. १, ६, १, २१; ३,  
६, २, १९<sup>१</sup>; ४, ४, २, ७<sup>१</sup>; ६, ६, ३, ५;  
११, ३, १, ७; ८; -तीः गो. २, २,  
१७.  
आहुति-मत्- -मान् ष. १, ६७.  
आ/हृ, आहरत्, आहराम श. १२, ७<sup>१</sup>  
३, २; आहरव श. ११, ७, २, ८,  
तां. ९, ५, ४.  
आह्वियते ष. ३, ७.  
आ/ह्वे, आह्वामहे का. १, ६, १, २६.  
इ जै. १७१<sup>१</sup>.  
इ, पति श. ३, ३, ४, ८; ८, ७, ३,

<sup>१</sup> 'श्रवस्' इत्यत्र टि. इ. । †=क्र. ६, १, १२, पदमेकं स्वरपदपाठानुरोधात् । मा. सा. तु तै. इत्यत्र 'अघाः'  
इति √जिघर्तेर्लुटि रूपं ब्रुवन्ती चिन्त्यौ । मा. इत्यस्य क्र. -भाष्यञ्च तत्रानुमन्धेयम् । ‡ 'आत्ते' इति सुपा.  
चिन्त्यः । § मार्जारशब्दानुकृतिः । ॥ अभिऽयम्ऽआ/इ इति MW. प्रथ. । † एवं किल सा. माधीय इव पपाठ ।

४; तां. १०, ४, ५; ११, ३, १; २०, ७, १; एताः तैआ. १, २२, ९; एप्यसि जैउ. १, १, ५, १; ४, ६, ३, ४; एप्यामः श. ३, ६, २, २२; १२, २, २, ९; एप्यामः का. २, २, ३, ३; एतु का. १, ६, १, २६; तैआ. १०, १, ९; ४८, १; यन्तु तै. ३, १, १, ११; इत ऐ. ६, ३५; अयानि का. १, ३, ४, ६; ८; १०; ६, १, १०; १६; अयाम शां. १८, १; ऐत् ऐ. २, १३; श. ३, ९, २, ४; ऐत् श. १०, २, २, १८; १३, १, ४, १; २, ५, १; ३; तां. २, १, १०, १७; ऐताम् तां. ७, ६, ११; आयनृष तैआ. ४, ११, ७; इयात् शां. ९, ४; १०, २; १९, १०; श. ५, ४, ५, १७.  
इत्या- -न्यायै श. ६, ८, १, ६.  
इत्वा शां. १९, ३.  
इटत्- -यत् तां. १४, ९, १६.  
इडा(ळा)- -डा श. ९, ४, ३, १५; तां ९, ३, १०.  
इतर, रत्, रा- -तरः श. ११, ४, १, ३; -राः तां. २१, १४, ७; ८; -रान् तां. २१, १४, ७; ८.  
इतःप्रदान- -नम् का. २, २, ३, २१; -नान् श. १, २, ५, २४.  
इतिऽइव श. ४, १, ३, १.  
इद् श. १, ६, १, ४.  
इदम्- -एषाम् आ. १, १०७; १२५; १५५; २३७; २४५; ३१७; ३४४; ३४५; ३८५; ५५५. स्मै अद.  
इद्वा सा. १, ४, १४.  
√इनक्ष, इनक्षत् श. ४, ६, ९, १४.  
इन्द्र-मादन- -नासः ऐ. ५, १६.  
इन्द्राविष्णु- -ण्णु श. ३, ३, १, १३.  
√इन्ध्, ऐन्ध श. १, ४, २, ५.  
इयक्षमाण(√यज्)- -णाः श. ९, २, ३, २८.

इयत्- -यतः शां. १६, ८.  
इयस्- -यसाऽइव का. १, २, ३, २.  
इया जै. ११५.  
इरज्यत्- -ज्यन् श. ७, ३, १, ३२.  
√इह्, ऐषीः शां. १२, १; जैउ. ३, २, ४, ९; ऐषिष्म शां. १२, १.  
√इह्, इच्छेत् ऐ. ७, १०.  
इप्- -इषा श. १, ८, ३, २५.  
इष्ट(√यज्)- -ष्टाः जै. १६१; -ष्टे गो. २, १, १.  
इष्टका- -का श. २, ३, ३, १७; -काः श. ६, २, २, २८.  
इष्टि- -ष्टिभ्याम् श. ५, २, ५, १३.  
इष्टुम् जै. १३५; १३८.  
इष्ट्वा गो. २, २, १.  
इह-निधन- -नेन तां. १०, १२, ३.  
इह-वन्- -वता तां. १०, १२, २.  
√ई, ईमहे श. १, ४, १, १३; १९; ३, ९; २, ३, ४, ११.  
√ईक्ष्, ऐक्षत श. ३, ९, १, २.  
ईद्व्य- -द्व्यः शांआ. ३, ३.  
ईति जै. ४२.  
ई-निधन- -नेन तां. १०, १२, ३.  
ईम् श. ३, ७, ४, ४; तै. ३, ६, २, १; १३, १; ७, ५, ५; गो. २, ६, १४.  
√ईर्, ऐरयन् श. ११, ७, २, ६; ऐरयन् तै. ३, २, ९, १३.  
√ईश्, ईशते श. ४, ४, २, १३; ईशे शां. ५, २; ऐशत श. ४, ४, २, १३.  
उ ऐ. १, ९; २२; २८; २, २; ४९; ४, २०; २९; ३१; ३२; ५, १; ४; ६; ७; ८; १२; १३; १६; १८; २०; ६, १८; १९; -२१; ८, ३; ऐआ. ५, २, ५; श. ११, ५, १, ९.  
उक्|| श. १०, ४, १, ४; २१; २२.  
उक्, क्ता(√वच्)- -क्तः श. ६, २, २, ५; १०; ७, १, १, ३३; ३६; ४१; ४३; २, २, ३, ५; २१; ३, ५; ६; ४, २; १४; ३, १, ११; २७;

४६; २, ११; १९; ४, १, ९; १०; १४; २१; ३२; ४, २, ८; १५; २१; २८; ३९; ३, ४; ११; २५; ३०; ३१; ३२; ८, १, १, ९; २, ३; ६; ९; ३, १, १०; २, ४; ५, १, १२; २, ५; ६, १, ६-९; १७-२०; ३, ७; २४; ७, १, २२; १०, १, ३, ११; तैआ. ७, २, १; -कम् श. ६, २, २, ५; १०; १०, २, ६, १४; १२, ४, ३, ८; १३, २, ३, २; ६, ८; १०, २; ४, १, ५; ६; १३; २, ७; ८; १३; १५; ३, ५; ५, १, ४; १३; १६; ३, ७; -क्ताः श. १२, १, २, २; ३, १४; १३, २, ४, १६; गो. १, ४, ९; १०; -क्तायाम् श. १३, ५, २, १६; -क्ते श. १०, ३, ३, ५ -क्तौ शां. ७, २; श. १२, १, २, २; ३, १५; ८, ३; २, ४, १६; गो. १, ४, ९; १०.  
उक्त्वा श. ११, ६, २, ४; १२, ४, २, १; १३, ५, २, १; १४, ४, २, १; ९, ३, १५; २०.  
उक्थ-मुख- -म् गो. २, ४, १६.  
उक्थ-स्थाली- -ली श. ४, २, २, १६.  
√उक्ष्, औक्षन् तै. २, ७, १२, ३.  
उखा- -खे तै. ३, २, ३, १.  
उच्या जै. १०१; १६८.  
उ(त→)ता(√वे)- -ता तां. १०, १२, ६.  
उत(←द्)√कम्, उच्चकाम ऐ. ७, १६. गद्र.  
उत्(←द्)√खन्, उद्वसासुः? जै. ११९.  
उत्तर, रा- -रा श. १, ८, १, ३१; -राः श. ७, ५, २, ४२; -रे श. ९, १, २, ३७.  
उत्तर-वेदि- -दौ श. २, ६, २, १९.  
उत्तमा(-मऽअ)-र्ध- -र्धे प. २, १.  
उत्तम्भ्(-द्/स्तम्भ्), उद्...स्तम्भान श. ३, ६, १, ५; तां. ६, ४, २  
उत्था (-द्/स्था), उद्वस्थाम् श. ३, ३,

‡ छुट्टि सकारोपजनः । ¶ गद्र. । 'एत्य' इति H. सु.पा. । ϕ 'नी-' इत्यत्र टि. ड. । ॥ टि. गद्र. ।

§ 'उच्चकामत्' इति सुपा. चिन्त्यः ।

३, १४<sup>३</sup>.  
 उत्सेध-ब्रह्म-सामन्- -म जै. १३१.  
 उद् तै ३, १०, ४, ३; जैउ १, १२, ४, ३.  
 उद्भृत्- -दृङ् श. ८, ७, ४, १०: १४,  
 २, २, २८; २९.  
 उद्/अन्, उद्भ्यात् श. ४, ६, १, ७.  
 उद्(←उदक)-पात्र- -त्रात् श. ११,  
 ५, ६, २<sup>६</sup>.  
 उदौ(-दऽओ)-दन- -म् श. १४, ९,  
 ४, १५.  
 उदाचार्य- -यँ/ ऐ. ६, ३६.  
 उदि(-द्/इ), उदियः श. ९, ४, १, १५.  
 उद्यु- -यात् जै. १; २.  
 उदतोस्(ः) जै. १५१.  
 उदप्युत्- -प्यते तै. ३, १, ६, ४; ८,  
 १६, ४; -प्यन् जैउ. ४, ५, १, १.  
 उद्यत्- -द्यतः जैउ. १, ११, १, ९;  
 -द्यने श. ४, ६, ८, १८.  
 उद्यती- -ती तां. २, १, १.  
 उद्/ईर्, उदीरते शांआ. ४, १२;  
 १३.  
 उद्भ्रम्बर- -रः प. ४, ३.  
 उद्भृत्- -हचः श. ३, २, १, ७.  
 उद्-गातृ- -तारः जैउ. १, १२, ४, ३;  
 -तृणाम् श. ४, २, १, २९.  
 उद्/द्, उद्भवति तै १, ३, ३, ७.  
 उद्/यम्, उद्...यच्छ तै. ३, १०,  
 ४, ३<sup>६</sup>.  
 उद्यमान, ना(√वद्)- -नम्, -नाम्  
 तै. २, ५, १, ३.  
 उद्/युज्, उद्भुङ्क्ते प. ३, ११.  
 उप तैआ. १, २३, २.  
 ?उप-चरस- -म् जै. १००.  
 ?उपचा- -चा का. २, १, १, ८. =उपज-  
 श. द्र.  
 उप/जन्, उपजायत वं १.  
 उप-द्रष्टृ- -ष्टा जैउ. १, १७, २, ३.  
 उप/धा, उप(धेहि?) का. १, १, २, १०.

उप/धाव्, उपाधावन् प. २, ३; ४, १.  
 उप-नि/नी, उपनिनयन्ति श. ३, ३,  
 ४, ३१.  
 उप-नि/मद्, उपनिमद् श. ३, ७, ३,  
 ११.  
 उप-नेय- -यः गो. १, २, ६.  
 उप/पृत्, उपोप...पृच्यते श. २, ३,  
 ४, ३८; ४, ३, ५, १०; का. १, ४, १,  
 २७.  
 उप-प्र/जन्, उपोप...प्रजायन्ते,  
 उपोप...प्राजायत, उपोप...प्रजा-  
 येय जै. १२९  
 उप-मन्त्रि(त→)ता- -ता श. ३, २,  
 १, १९.  
 उप/या, उप...याहि ऐ. ५, १३.  
 उपयाम्-गृहीत- -तः श. ५, १, २, ६; ७.  
 उप/वद्, उपवदेत् ऐ. २, ३१.  
 उप-वाप्य(√वप्) श. ११, ६, ३, ४.  
 उप/विप्, उपइव...वेवेष्टि का. २,  
 १, ४, २.  
 उप/शिक्ष, उप...अशिक्षन् तां. १०,  
 १२, २.  
 उप/श्रु, उप...श्रुणुहि ऐ. ४, ३.  
 उप...शुश्रूषते ऐ. ३, २.  
 उप-सम्/ह, उपसंहरति श १४, ७,  
 २, ४<sup>१</sup>.  
 उप/सद्, उपसेदुः ऐ. ३, १९.  
 उपासीषदः श. ११, ५, ३, ३.  
 उप/स्तृ, उपस्तृणाति श. ९, ३, ४,  
 १८; उपस्तृणीते श. ११, ७, ४, ४.  
 उप-त्सद्यत्(√सज्)- -क्ष्यन् श. ३, ९,  
 ३, २६.  
 उप/ह्ये, उप...ह्यस्व ऐ. ८, २२.  
 उपांशु- -शुम् श. ४, १, २, १८<sup>४</sup>; २०;  
 २१; -शोः श. ४, १, २, १८.  
 उपांश्वन्तर्याम- -मौ श. ४, १, २, २०.  
 उप-आ/गम्, उप...आगमत् तै. ३,  
 १, ३, २.

उपरिष्ठान्नेदीयस्- -यसिऽइव ऐ ६,  
 २७.  
 उपरिष्ठान्नेदीयसी- -सीऽइव ऐ. ६,  
 २७; गो. २, ६, ८.  
 उपरिष्ठाल्लक्ष(ण→)णा- -णा श.  
 १, ७, २, १९.  
 उपरिष्ठाल्लक्षम- -क्षम श. १, ७, २, १९.  
 उभ- -भौ श. ४, २, ४, ९.  
 उभयतः परिगृहीत- -म् का. १, ३, १,  
 २२<sup>६</sup>.  
 उभयतः शीर्ष्णी- -ष्णीं श. ३, २, ४,  
 १६<sup>१</sup>.  
 उरु- -रुः जै. १२३.  
 उर्वी- -र्वि तै. १, २, १, ३; -र्वीः  
 तैआ. ६, ५, ३; -र्व्या श. ६, ७,  
 २, २<sup>६</sup>.  
 उरु-गाय- -०य श. ४, ३, ५, ८.  
 √उरुप्य, उरुप्य श. ४, १, २, १५.  
 उरुमुक्- -म् श. ९, २, ४, १५.  
 उरित्वा(√वस्)जै. १८२<sup>६</sup>; २००.  
 ऊढ(√वह्)- -म् शां. २७, २.  
 ?ऊदात् तै. २, ५, १, १.  
 ऊन- -नात्ऽइव प. १, ३.  
 ऊना(-नऽअ)-क्ष(र→)रा- -रा प.  
 १, २.  
 ऊर्ज-ऊर्ग प. ४, ३; ऊर्जः तै. १, ७, ६, ४.  
 √ऊ(→ऊच्छ), आच्छेत् तां. ११,  
 ८, १०; १३, ११, १०<sup>६</sup>; आराम  
 तैआ. ६, ९, २.  
 ऊच्- ऊचः श. १, ७, २, २०.  
 ऊत्- -ते श. ४, २, ४, २४.  
 ऊतायत्- -यन् श. १३, ५, १, ११;  
 १४, ५, ५, १७.  
 ऊतु- -तवः श. ४, ४, १, ३<sup>६</sup>; ६, १,  
 २, १८<sup>६</sup>; -तृत् श. ५, ५, २, ३<sup>६</sup>;  
 ४<sup>६</sup>; तां. ४, १, ९.  
 ऋतुर्जनित्रीय- -म्<sup>६</sup> शां. २५, ८;  
 ३०, ९.

ॠसा. भाष्यं द. । † सा. त्विह मुपा. -समर्थकोऽपि दुष्पठः । यमित्यस्य स्थान इयमिति हि स पठति  
 प्पन्तीत्यत्र वचनव्यत्ययश्चाह । उभयत्र प्रमाद एव तस्य शरणम् । ‡ 'आर्थत्' इति मुपा. चिन्त्यः । § 'ऋतुः ।  
 जनित्री' इत्येते पदेऽधिकृत्य प्रवर्तमानं सूक्तम् ।

ऋत्विज्- -त्विजः तैआ. १, ७, ४.	एतव्य, वषा(√इ)- -व्यम् तां. ४, ४, २; -व्या तां. ८, १, ११.	३, ३.
ऋपभ-श्रद्धा(-ङ्गअ)ग्रमणि- -णिम् शांआ. १२, ८१.	एनस्- -नः श ४, ४, ५, २, २ <sup>३</sup> .	किनाट- -म् श. १४, ६, ९, ३२.
ऋपि- -पिः ऐ. ७, १.	१एव(√इ)- -व <sup>३</sup> , -वाः <sup>१०</sup> ऐआ. ४, १, ११.	किम्- कया तैआ. ४, ४२, ३ <sup>३</sup> ; तां. १५, १०, १.
ए(आ√इ), एनः श. ४, ५, २, ३; एतम् श. ३, ३, ४, १२; आ... एत तां. ९, २, १८; एयुः श. १, २, ५, ३.	एव-या-मरुत्- -रुत् तां. २०, ९, २.	किलास- -सः तां. २३, १६, ११.
एकतम- , एकतर-† गद्र. एक-धा॥ प. २, ३ <sup>३</sup> .	एवम्इव श. १, १, १, २०; २, ५, २, १७; ४, २, १६; प ३, ३; ४ <sup>३</sup> .	कीर्ति- -म् ऐआ. १, ३, ७.
एक-पाद्- -पाद् जैउ. ३, ४, २, ४.	एवं-रूप, पा- -पः श. १, ६, ३, १; -पम् श. १, ६, ३, ५; -पे श. १, ७, ३, १६.	कुर्षु- गद्र.
एक-शतविध- -धः श. १०, २, ६, १०.	एवं-समृद्ध- -द्धाः, -द्धान् श. ५, ५, ४, १.	√क, कुरुते श. १०, ४, २, ३१; ३, २४; ४, ४, ४: १२, ७, २, ८; ३, २; ३; ४, १; कुरुते श. १२, ७, १, २; करोति श. ६, ६, ४, ११ <sup>३</sup> ; १३-१५; ७, ४, १४; ८, २, ११ <sup>३</sup> ; चक्रु श. २, ३, ३, ६; करन् श. १२, ५, १, ६; अकुर्वन् जैउ. १, १८, ५, ५; अकम् तां. ८, ९, ७; कः तै. २, ५, ८, १०; अकर्म श. ४, ४, ४, १०.
एक-स्तोम-भागा(-गअ)-नुमन्त्र- -न्त्रः जैउ. ३, ४, ४, ६.	ऐन्द्रावरुण(←इन्द्रावरुण)- -म् ऐ. ६, २६.	कृषवान- -नाः गो. १, २, ८.
एकां-न-विशति-धा श. १०, ४, २, १५.	ऐन्द्रावारुण- -म् तां. ८, ८, ६.	कृत- -म् श. ७, ४, १, ३०; १२, ७, ३, १४ <sup>३</sup> .
ए-कार- -रः तां. ५, ७, ९.	ओ तैआ. ७, ८, १; जै. १९६.	कृत्वस्(ः) श. ६, ५, ३, ११; तै. २, ३, ६, ३; तां. १२, १०, ९; जैउ. ३, ६, ६, ४; सा. १, ४, २१.
एन्(आइत्) श. ११, ६, १, ३.	ओषधि- -धीः श. १२, ४, ४, ४.	कृत्वा वं. २.
एतत्- -तस्याः श. १३, ६, १, २; १४, ४, ३, २२; -ताइत् श. १२, २, ३, ६; -ताभ्यः श. १३, ३, ८, ६; -ताम् शां. ९, ५.	रक- कः शांआ. २, १.	√कृत्, अकृन्तन् तां. १, ८, ९.
→एनत्- -नम् श. १२, १, ३, २२; २३; २, ३, ४; १०; ३, ५, २; ४, १, ४; २, ७; ९; -नया श. १२, ८, ३, २; -नयोः श. १४, १, ४, १३; ६, ११, ३ <sup>३</sup> ; -नाम् प. १, ६; -नौ श. १३, ४, ४, ७; ५, २, २.	कनीक्रद्(√कन्द)- -दः, -दम् श. ७, ५, २, ३३.	बलुप्ति- -प्तीः श. ५, २, १, ३; ४.
एतच्-छन्दस्- -न्दसः तां. १४, ५, ८; ११, ५; १५, ५, ५.	कुनिक्रदत्- -दत् श. ६, ४, ४, २ <sup>३</sup> ; ७; तै. २, ४, ५, ५; तां. १२, ११, ३.	केतु- -तुः ऐ. ४, ३२; -तुना शां. १०, २.
एतद्-देवता- -ता ऐ. ६, २५.	कनिक्रद्यमान- -नः श. ६, ४, ४, ७.	केश- -शाः ऐआ. १, ४, १.
एतद्-द्र ह्यण- -णः तै. १, ६, ७, ५; -णानि तै. १, ६, ४, ३; ७, ५; ७, १, १.	कनीखुनत्(√खुद्→न्)- -नन्इव तै. २, ४, ६, ५.	कव्याद्- -दम् ॥ गद्र.
एतर्हि श. १४, १, १, ६.	कम् तै. २, ५, ८, १०; तैआ. १, २७, १.	पक्षामत्- -त् तैआ. १०, १, १६०.
	√कम्, अकामयत् ऐ. २, ३३; ३, १८; ४, २३ <sup>३</sup> ; ५, २३; ३२; अकामयन्त ऐ. २, २५; ३, २०.	क्षिप्- -क्षिपः तै. १, ८, ८, १; तां. १३, १, ५; १८, ८, १२.
	करिष्यत्- -ष्यत् तै. २, ८, ५, २.	श्लेम-ष्टवन्- -श्वा तां. २२, १८, ७.
	कवि- -विः तां. १४, १२, ३.	खर- -रौ श. ५, १, २, १५ <sup>३</sup> .
	काव्य- -म् तां. १४, १, ३; सा. १, ४, १७.	गंस्यच्-शति(गह्यन्)(गद्र.)इत्यस्य पामं.
	कस्तम्भी- -म्भ्याः का. २, १, २, ९.	गण- -गः श. ९, ४, ३, ६ <sup>३</sup> .
	कार्णाथस- -सम्, -सेन जैउ. ३, ४,	

† 'वृषभश्रद्धाग्रमणिम्' इति मुपा. गद्र. । †एकभडतमम्, डतरच् (पा. ५, ३, ९६) प्रत्ययौ ड्र. । श. (१, ६, ३, २३) इत्यत्र 'ए' इति मुपा. स्वरश्चिन्त्यः तु. का. । †'कालि. इत्यत्र 'एकधा' इत्यारभ्य 'प्रजाः स्युरि' त्यन्तः पा. मकृदधिदः पठितः ड्र. । † Kt. टि ड्र. । † सा. एवकारे कृतास्थो ड्र. । † य. १, १७ मुपा. । परं हस्त. अनुसारी 'च्छ' इत्येव पा. तु. जै. । † 'निष्कव्यादम्' इति पदमेकमिति द. तत्र पपा. च विवृष्ट्यौ । † तु. अ. ७, (६३) ५, १ । Wh. टि ड्र. ।

√गम्, अगम् तै. ३, १, २, ८.  
 √गा, अगात् का. १, २, २, १२.  
 गायत्री- -त्री ष. १, ३; -त्रीम् ष २, २.  
 गो- गाम् तां. १९, ६, १; गोः जैआ. १, ४, ५, ८, ९.  
 गो-प्रा- -म् का. १, ४, १, २२.  
 गोश्रु- -श्रुः जैउ. ३, २, २, ७.  
 √ग्रह्, गृभाय तै. २, ४, ३, १२.  
 गृहीतु- -म् का. २, १, ४, २०.  
 गर्भ- -र्मः तै. १, १, ७, ११; ८, १; -र्मम् श. ४, ४, ४, ११९; ५, ७, ५.  
 √गस्, क्षन् श. ११, ५, १, ९.  
 घालुक(√हृत्)- -कः तां. २१, २, ९.  
 घन्त्- -घन् जै. १५१; घन्तम् जै. १५१.  
 घंसु- -म् तै. २, ८, ७, ८९ गड.  
 चक्षुश्चोत्र- -म् जैउ. १, २, ३, १.  
 चतुरत्तर- -राणि तां. ७, ४, ५.  
 चतुर्धा-विहितु, ता- -न्तः का. २, २, १, १५; -तम् तां. २२, ९, ४; -ता जैउ. ४, ११, २, १.  
 चनसितव(त्→)ती- -म् गो. १, ३, १९.  
 √चर्, अचरत् श. ३, ५, १, ३३; ३५;  
 चर्थ- -धाय तै. ३, ६, १, २, ११.  
 चर्- -रुः श. ५, २, ४, १३.  
 चर्पणि-प्रा- -प्राः तै. २, ६, ९, १.  
 च्यावन- -म् आ. १, ३, ८०.  
 छन्दस्- -न्दः तां. १२, ४, ३; १०, २; -न्दः सु श. ४, ३, २, ५.

जगती- -म् ष. २, २.  
 √जन्, जायते श. ३, ९, ४, २३; जायन्ते ष. ५, ६; जायै जै. २१२; जाय-धाः । तां. २१, ९, १६.  
 अजनयत् श. २, ५, १, ६.  
 जन- -नः तै. १, ४, ८, १.  
 जन्व- -म् ष. १, ७.  
 जात- -म् तां. ६, ९, ४.  
 जुसुराण (√जृम्भ्)- -णः श. ६, ३, ३, २०.  
 जुहृपाण (√हृप्)- -णः श. ३, ६, ३, १२; ४, ३, ४, १३; तै. २, ४, ६, १२; तैआ. ६, १, ४.  
 √जि, जयाथ तां. १४, ३, १३।  
 जिघांसत्(√हृन्)- -सते जैउ. ४, १, १, ७.  
 जीवने(√जीव्) श. २, ३, ४, ३७; तैआ. ६, ५, १.  
 जुहराण(√हृव्)- -म् श. ३, ६, ३, ११; ४, ३, ४, १२; १४, ८, ३, १; तै. २, ८, २, ३; तैआ. १, ८, ८.  
 जुह्वन्(√हु)- -ह्वत् ऐ. ३, ३६; श. २, ३, १, ११; १२; २, १४; ४, १८; २०; ३, २, २, १२; १२, ३, ५, २; ४, ३, १०; ५, १, १; १३; २, १; १३, ३, ५, २; १४, ४, ३, ६; का. १, ३, १, ६; ४, १, १४; तै. ३, ९, १५, १; तां. ६, ७, ८; -ह्वत् शं. २, ८; ७, ३; श. २, ३, १, ७; ५, १, १, १; २; ११, १, ८, १; २; ५, ३, ८-१२; ७, १, १; २; १२, ४, १, २; का. १, २,

४, १३; ३, १, ३; तै. १, ५, १, २; २, ४, ४, ९; -ह्वत् शं. ७, ४; जै. ४; -ह्वत्सु ऐ. ५, ३०; -ह्वन्तम् मं. २, ४, ६.  
 र्जुह्वान- -नः ऐ. २, १२; तै. ३, ६, ७, १.  
 जोहुवत्- -वत् तै. ३, ६, १२, १.  
 र्जुह्वान(√ह्वे)- -नाः तै. २, ४, ६, १; ८, २, ८.  
 √ज्या, अज्यासिष्टाम् तां. २१, १, १.  
 ज्येष्ठ-ब्राह्मण- -म् जैउ. ४, ११, २, ५.  
 ज्योतिस्- -तिः श. ३, ७, १, ३२; ६, ५, १, ७; ९, २, ३, २६; जै. १२३.  
 तद्- तेषुऽन्तेषु तैआ. १, २, २.  
 तत्-प्रतिम- -मान् ऐ. ६, १८.  
 तत्-स्थान- -नानि ऐ. ६, ५.  
 तद्-देवर्त्य- -म् श. ७, २, १, ११.  
 नप्ताय(न→)नी- -नी श. ३, ५, १, २७.  
 तमस्- -मः तां. ९, १, १.  
 तवस्तर(स्विन्+तरप्)- -म् तां. ९, २, २०.  
 तस्तभान्(√स्तम्भ्)- -नः तै. २, ७, ६, ३.  
 तस्थिवस्- -स्थुपः तै. ३, ९, ४, १; २; जै. २८.  
 तिरश्चीन-राजिन्- -जी शंआ. १२, ६.  
 तिष्ठत्(√स्था)- -ष्टत् तै. १, १, ३, ६; जै. १६०; -ष्टतः ऐ. १, १४; ७, १५; श. ५, ३, ५, १४; -ष्टने ऐआ. ५, ३, ३; श. ६, ६, ३, ८; ११, ५, ४, १४; -ष्टन् जै. ५०.  
 तिष्ठन्ती- -न्तीः जै. ८८.

† 'गौः' इति मुपा. चिन्त्यः तु. आ. । ‡=Bw. प्रष्ट. तु 'घर्मशिरस्-' इति समस्तमेवाहुस्तचिन्त्यं स्वर-दोषात् । § 'घ-' इति मुपा. अशुद्धः । तु. य. ८, १९ । § 'परिघंस-' इति मुपा. । 'घसो दिनं तस्य परितः' इति ना. व्याचख्यौ । तथा सत्यस्यैकपद्यम् । तच्च स्वरविरोधात् मंहिता (क्र. ७, ६९, ४) -विरोधाच्च सर्वधासु इतमेव । अथापि यद्वैकपद्यं तदा 'प-' 'रि-' इत्यत्रोभयत्रापि मुद्रणशैल्यनुसारमनुदात्तद्योतकचिन्हमावश्यकम्, नो चेत् 'रि-' अत्र तदपरिहार्यमिति । ¶ 'च रथाय' इति भाष्यकृतोः पदविभागदिचिन्त्यः । तु. क्र. १, ३६, १४ । || 'जहन्ते' इति मुपा. प्रष्ट. । तु. ना. । ø मा. 'अनाद्यं तं जन-' मित्यनुजिगमयिषुः ? । 'अज्ञाद्येत्स्य क्लीवतया तथायोगानुप-पत्तिः द्र. । ] 'जयाय' इति मुपा. अशुद्धः । { 'तिरश्ची । न । राजा' इति आन. मुपा. पदत्रयात्मको प्रष्ट. । तु. मं. २, १३, २१ ।



तुण्डवान(√स्तु)- -नः तां २,६,२;  
१२,२;१५,२;३,२,२;५,२;८,५,  
१०;८,२३;९,८; ९,१,९;११,३,  
५;९;५,९; २२; २५;८,१०-१२;  
१४;९,६;१०,१३;२२;२३: १२,  
३,१३;२३:५, १६;६,१०;१२;९,  
२२;१०,२३; ११,१२; २२:२४;  
१२,६;१०; १३,३,१०; १५;१७;  
२४;५,१२;१३; २०; २३;६,१०;  
९,१९;२३;११,१०;२२; १४, ४,  
५;५,२३;२५; ९,१२; १६; २९;  
३४;१०, ५; ११, १२; १७;२०;  
२८;३३; ३७; १२,७; १४,२,३;  
३,७;१०; १३;२१;२३;२५;३२;  
३५;५,११; २०; २६;३०; ८,२;  
१६,७,७; जै. २०;४७;५३;५७;  
१९०;-नम् तां. १३, ११, १३;  
जै. १६६<sup>६</sup>; -नाः तां. ७, ७, ९;  
जै. ७२.

तुण्डवुस- -वांसः तैआ. १, १, १;  
२१,३; -वांसम् जै. १८६.

तुस्तूर्धमाण(√स्तृ)- -णः शां ४, ७;  
का. १, २, २, ९; -णस्य शां  
४, ७; -णौ शांआ. ४,१३.

तृच- -चः श. ६,५, १,३; ७,५, १,  
४;१३,५,१,९; -चम् ऐ. ६,७.

तृच-शस्(ः) श. १३,५,१,८.

तृपत्- -पत् ऐ. ४,३१.

√तृत्तरसि तैआ. १०,१,१६.

त्रि- त्रीणि ऐआ. १,२,२.

त्रयु- -याः श. १,५,१,१७.

त्रयी-त्रिट्- -दाः† तै. १,२,१,२६.

?त्रयोदशमास- -साः† जैउ. १,२,  
३,६.

त्रिःश(स्त→)स्ता- -स्ता श. १३,  
५,१,९.

त्रिःसप्त- -प्तानि शां. ११,६.

त्रिलक्ष(ण→)णा- -णाः शां.१७,९.

त्रिण्डुम्- -भम् प. २,२.

त्रेधा-विहित- -तः ऐ. २,२९; शां.  
१३, ९; १९,३; -तम् ऐआ २,  
३,४; तै. १,२,६,३.

त्रैश्रङ्ग(←त्रि-श्रङ्ग)- -म् मं.१,१,४.

त्र्यङ्गुल- -म् श. ३, ३, २, ४; ७,  
१,२५; १४,१,२,१७.

त्र्यावृत्- -वृत् शां. २४,१.

त्वङ्-मांस- -सा(=सात्) तैआ. १,  
२३,३.

त्वत्तन(←युष्मद्+तनप्)- -नात् तां.  
१४,६,८.

त्वत्-पुरोहित- -ताः तां. १५, ५,  
२४; गो. २,२,१३.

त्वत्-पूर्व- -र्वः जै. १२४.

त्वत्-प्रसूत- -तः श. ४, १,४,४;१,  
१,१,४;१५;१६<sup>३</sup>.

त्वद्-देवत्य- -म् श. ८,४,१,७; ७,  
३,१६.

त्व(←तऽमु)-न्मुख- -खाः, -खानाम्  
श. ७,१,२,४.

त्वा-दात- -म् तां. १४,६,४.

त्वा-वत्- -वतः ऐआ. ५, २,५; शां.  
१७,१; सा. २, १,५; -वान् तै.  
२,६,९,१; तां. ९,२,२२.

त्वा-वसु- -सुम् ऐ ६, २१; -सो  
तां. २१,९,१६.

त्वो(←त्वाऽऊ)-त- -तः तै. ३, ६,  
१०,४.

त्वण्ट- -ण मं. १,४,६.

त्वाण्ट- -म् श. ६, २,१,५; मं. १,  
१,४.

त्वपि- -प्यै मं. १,७,४.

त्वेष- -म् श. ३,४,४,२४;२५.

त्वेष-नृण- -णः ऐआ.१,३,४<sup>३</sup>.

त्वै(←तुऽवै) शांआ. ४,९.

दत्त- -त्तम् तां. १६, ६, ११; तैआ.  
६,१,१; -त्ते तां. २४,१८,८.

√दद्,ददन्ति श. १४, ८, ४, १;  
अद्दत् मं१,१,७<sup>३</sup>; द्दत् तै.२,५,  
३,३.

ददत्- -दत् तै. २,८,९,८.

√दध्,दधन्ति तै. २,८,५,७.

दधत्(√धा)- -धत् शां. १४, १;  
२२,४; श. ७,३,१,३३;९,५,१,  
३५<sup>३</sup>; तै. १, २,१,२०; २,४,१,  
११;३,६; ५,१,२; ६,८,४; १७,  
१;२<sup>३</sup>; ३;४; ५<sup>३</sup>;६;७<sup>३</sup>: २०,१<sup>३</sup>-  
४<sup>३</sup>;५<sup>३</sup>;७,१३,४; ८,७,४; ३,६,  
४,१; ७,१३,४; तैआ. ६, १,४;  
तां. ४, ३,८;१५,५,१६; -धतः  
ऐ. ४, २२; जै. १७०; प. २,  
१;२.

दधती- -ती तै. २,५,३,३.

दधान,ना- -नः तै.२,८,६,१<sup>३</sup>;तां.  
६,१०,११;-ना तै. २, ६,४, ६;  
८,३;८,७,७; तैआ.४,७,५; गो.  
२,४,१७; -नाः ऐआ. १, ३,३;  
६; श. १२, ८,१, २; तै. २,४,  
६,१;६,३,१; १३,३;३; ३,१,३,  
१; तैआ. १,२३,८; ६,१०, २<sup>३</sup>;  
-ने तै. ३,६,३,३.

दध्याण(√धृ)- -णाः श. ३, ४, २,  
१४.

दस्यु- -म् तै. २,५,८,११.

दहत्- -हत् गो. १,२,११.

दित्(√दो)- -तम् का. १,६,१,११<sup>३</sup>;  
-तानि का. १,३,३,१४<sup>३</sup>.

दिव् → द्यु- द्युभिः शां. ८, ६; २६,  
४; श. २, १,४, २९; ६, ३,३,  
२५;१३,८,२,३; द्युन् तै. २, ८,  
३,४.

दिविष

दीक्षिती- -ती गो. १,५,२४.

दुःषम- -म् ऐ. २,२९; श. ३, ३,१,  
३०.

दुःषम- -म् ऐ. २,२९; श. ३, ३,१,  
३०.

दुःषम- -म् ऐ. २,२९; श. ३, ३,१,  
३०.

दुःषम- -म् ऐ. २,२९; श. ३, ३,१,  
३०.

दुःषम- -म् ऐ. २,२९; श. ३, ३,१,  
३०.

दुःषम- -म् ऐ. २,२९; श. ३, ३,१,  
३०.

दुःषम- -म् ऐ. २,२९; श. ३, ३,१,  
३०.

†'त्रयिविद्वाः' इति आन. मुपा. अशुद्धः । 'त्रिविद्वाः' इति मैस्र. गद. । मुपा. ? । एकादशप्रभृति व्योमान्तां तां त्रयो-  
दशव्यूहां संख्यामादाय लोका औत्तरोत्तर्येण श्रिताः सन्तो 'त्रयोदश-धामानः' इति वा 'त्रयोदशवामाः' इति वा -या-  
-साः, इति वा श्राविताः स्युः । 'स्व्यु-' इति मुपा. स्वरः प्रामादिकः तु. ऋ. ७, १९, ४ । 'अत्रि-' इत्यत्र प. एव टि ६ ।

दधूर्षत्(√धूर्ष्)- -र्षन्, -र्षन्तः श. १,४,१,४०.	४,२; १४,५,२६; १९,३,५.	१७.
दुरुष्णवहन्(दुरुष्णवहन्)  - -हा तैआ. १०,४८,१.	द्विर्गदन्- -नात् ऐआ. ५,३,३.	निर-आ/हन्, निराघ्नन् तां. ९,१,१.
दुवस्- -वः शां. १,४.	द्वी(द्विऽइ-)-ड- -म् तां. १०,१२,६.	निर्मि(त→)ता- -म् तै. २,८,८,४.
√दुह्, दुहैऽ मं. १,८,८; २,२,१; १७, ८,१.	द्वय(द्विऽअ-)-क्षर-णि(←नि) धन- -म् तां. १५,११,३.	निर/मुच, निर्मुच्यन्ते तां. १७,१,९.
दूरे-हेति- -तिः तै. २,७,१६,१.	द्यूष्नी(←द्विऽऊषस्)  - -घ्नीःतां. १५,१०,११.	निर/वप्, निरवपन् श. ९,५,१,१, १९-२१.
द्वर्वा- -गद्र.	द्विष- द्विषः तै. ३,७,११,४.	निरुप्यन्ते श. ९,४,३,१५; ५,१, ४०.
देव- -०वाः ऐ. ३,३१; श. १,५,१, २६; तैआ. २, ५, १; -वाः ऐ. ३, ३१; श. १४, ४, २, २४; ६,१,११; २,११; तैआ. १, ५, १; मं. १,१,१२; दै. १,१७; -वान् तै. १, ३, ७, ५; -वानाम् ऐ. ५, २; -०वासः श. ४, ३, १, २७; -वैः श. ८, २, २, ८; ९.	धर्त्रे- -म् का. २,१,४,९.	नि-वृचन- -म्ऽइव श. २,४,४,४; का. १,३,४,२.
देवी- -०वि तैआ. ४, ३०, १; -वी ऐआ. ५,१,१; ३,२; -व्या शांआ. १,५.	√धा, दधाति श. ४, ३, २, ५; धीमहे ऐआ. ५, २, २; धाः ऐ. २, २; ६, १८; १९  ; श. ३, ६, १, १; ५, २, ४, १६; अवाः ता. २४, १८, ६; अधाम् श. ११, ५, ३, ६. दधत्, दधान- प. गद्र. धीयते तां. २३, १९, ४.	नि-विद्- -द्रम् ऐ. ६, ३३; ३५.
देव-वीति- -त्ये तां. ११, ३, १; १५, ५, ३; मा. १, ७, ४.	धीयमा(न→)ना- -ना शां. २४, ८; -नाः शां. २१, ६.	नि/ष्ठिष्. निष्ठेष्येत् का. १, ५, १, १३.
दौरेश्रुत(←दरेश्रुत्)- -तः तां. २५, १५, ३.	√धिन्, धिनुयात् श. १, ६, ४, ५.	नि-पत्त(√सद्)- -त्तः श. ९, ४, ४, ५.
द्रवदिड- -म् तां. ८, ३, ७.	धृत- -तः तां. २१, ४, ११.	निस/सिध्, निः...लेध तै. ३, २, ७, १.
द्वार-विचरण- -म् आ. १.	धृति- -त्या गो. १, २, १५.	√नी, अनयन् श. ५, ३, ४, ३.
द्वि- द्वयोः श. ६, १, ३, २०; द्वा श. ३, ७, ४, १०; द्वम्ऽइव का. १, १, २, १.	दन् श. ९, ४, २, १९-२३; २५.	नृत्त- -म् श. ३, २, ४, ६.
द्वादश-संवत्सर- -म् तां. २५, ६, १.	नमस्(ः) वं. ३.	नुषद्-वर- -रः ऐ. ७, १५.
द्वादशधा-विहित- -तः तैआ. ५, ११, ६.	नव-म- -म् शां. ५, ५, ८.	नृ-प्रणेत्र- -म् तै. ३, ६, २, १९.
द्वि-पदा- -दा तां. १०, ६, ६; १३.	नव-रात्र- -त्रेण तां. २२, १२, १.	नैदीयः संक्रम, मा- -मया तां. ३, ४, २; १३, २; -मा तां. ३, ४, १; १३, १; -मात् तां. ३, ४, २; १३, २.

॥ मंस्. अनुसारी पा. । कालि. पा. तु ? 'दुरुष्णह' इति । भा. 'दुरुष्णह' (=दुरुष्णहः) इति पठति । कालि. अनुसारी सा. आख्याततया व्याचष्टे । एवं संदेहमदुले पदंऽत्र 'दुरुषो दुर्दहः स्वामि हन्ति' इति योगः सूपपन्नः स्यात् । ऽमूलतस्तु 'दुहाम्' इति पा. तु. =क्र. ४, ५७, ७ । †'दवा' इति य. १०, ८; Mtw. तु 'वन्' प्राति. आह । ताच्चन्त्यम् । तु. Egg. । ‡सा. तु 'व्यूष्नीः (गद्र.) =विवृद्धोदस्काः' इत्याह । तदशुद्धमिति C. तु. जै. । ॥ 'वर्चस्' इति पूर्वपदेन समस्तमिति भा. मा. इत्येतेनयोश्चिन्त्यं पपा. विरोधात् । तु. =क्र. ३, ८, ३ । ऽ 'नानापाणिभ्याम्' इत्येकं पदमाह Rn. । ताच्चिन्त्यम् । † 'न्वव यम्' इति L. आन. मुपा. चिन्त्यः । ‡ Ee. सा. नावयन्ति । § 'हृष्प्र' इति मै. मं. ४, १३, २ ।

पति- -ति: तै. ३, ७, ११, ४; तैआ. १०, १, ९; प. ५, १; -तिना श. १, ८, १, १४; तै. ३, ७, ४, १; -तिम् तैआ. ७, ६, २; १०, १, ४; सा. २, ७, ६; -०ती श. ५, ५, ४, २५; तै. १, ४, २, १; तैआ. १, १०, २; -०त्ते श. १, ९, २, २८; ३, ३, ४, १४ <sup>३</sup> ; ४, ४, ४, १३; १४, १, ४, ११ <sup>४</sup> ; तै. २, ४, ४, ८; ३, ११, ४, १ <sup>५</sup> ; तैआ. ४, ७, ६; ६, १, २; मं. २, ४, ९.	पावक-शोचि- -०चे तै. ३, ५, ७, ६; ६, १२, २.	११; तैआ. ३, ११, १२; १३; मं. १, २, ११; ७, ४; -येण श. २, ३, ४, २४ <sup>६</sup> ; ३, १, १, १२; ३, १, ९; ६, ३, १९ <sup>७</sup> ; ४, २, १, १६ <sup>८</sup> ; १७ <sup>९</sup> ; का. १, ४, १, १८ <sup>१०</sup> ; तै. २, ७, १७, १; ३, ७, ४, १५; तैआ. ४, ११, ५; ८; ९, ९, ११; मं. २, २, १८.
पत्नी- -ली श. १, ३, १, १२.	पितृ- -तृन् तै. २, ३, ८, २; -त्रे ऐआ. ३, २, ४.	प्र तै. ३, ६, ५, १; तैआ. ३, १५, २; सा. ३, ६, २.
पद- -म् ऐ. १, २९.	पितृ-स्व- -म् प. ४, १.	प्र-वास्य- -स्यान् तै. १, ६, ५, ३.
पदास- -ले आ. १, ५११.	पिप्रत्(√पृ)- -प्रन: तै. ३, ७, १४, ३.	प्र-व्यायु <sup>१२</sup> शांआ. ४, ३; ४.
प्रथान्, ना(√प्रथ्)- -न: तै. २, ८, ७, ७; -नाम् तै. २, ७, १५, २; -नेभि: तै. २, ८, ४, ७.	√पीय्, पीयति श. ६, ८, २, ९ <sup>१</sup> .	प्र√चित्, प्र...चेति तै. ३, ५, ७, ३.
पयस्या- -स्या श. ५, ५, १, ११.	पु <sup>१३</sup> ऐआ. ५, १, ६.	प्र√जन्, प्रजायन्ते श ७, ४, २, ३१; तै. १, १, ४, ७; प. १, ३; प्रजनिष्यन्ते तां. १५, ५, २४.
परा तां. २, २, ३; गो. १, ३, २३.	पुनरभ्याधारम्(णमुल्) गो. २, ३, १.	प्र-जा- -जया तै. ३, ३, १०, २; -जा:, -जानाम् प. १, ३.
परि तै. ३, ९, ४, १; २.	पुनस्सम्भूति- -ति: जैड. ३, ५, ८, १७.	प्रजा-वत्- -वान् जैड. १, १४, २, ११.
परि-मित- -ता श. ४, १, ३, १७; जैड. १, १३, १, १.	पुरस्तात्-स्तीभ- -म् तां. १०, ९, १.	प्र-जाति- -त्यै प. १, ३.
परि-सुर्षम् (णमुल्) श. ७, ४, १, ३२.	पुरोऽग्नि- -ग्नि: श. ९, २, ३, २५.	प्र√ज्ञा, प्राज्ञासिष्व शांआ. ५, ७ <sup>३</sup> .
पर्जन्य-पुरोवलाका- -गद्र.	पुरुष- -प: तैआ. ३, १२, २; -षेषु तै. २, ७, ७, ११ <sup>४</sup> .	प्र-जानन्- -नन् मं. २, ३, १७.
पशु- -शव: श. ४, ३, ५, १३; -शून् का. १, ६, २, ३.	√पृच्, पिपृधि श. १२, ७, ३, १२; तै. २, ६, १, ३.	प्रति√तप्, प्रत्यताप्ती: गो. १, ३, ११.
पश्चि(म→)मी- -मायाम् प. ४, ४.	पृथक्-सलिल- -म् जैड. १, २, ३, १.	प्रति√यत्, प्रतियतस्व श. ९, २, ३, ३.
पछौही- -ही: श. ४, ६, १, १३.	पृषदंश- -फ़.	प्रति-वचन- -म् गो. २, ३, २० <sup>५</sup> .
√रपा, पाति श. ९, २, ३, १८.	पृष्ट- -ष्टानि ऐ. ४, २८ <sup>६</sup> .	प्रति√स्था, प्रत्यतीष्टपन् श. ८, ७, २, ६.
पाङ्क्त- -ङ्क्ते ष. ४, ४.	पृष्ट-तस (: ) इव ऐ. १, ३०.	प्रति-हित, ता- -त: तै. १, ७, ९, २; -ताभि: शां. ६, १; -ताभ्याम् जै. १३४.
पाजस्- -ज: शां. ८, ४.	पौष(√पुष्)- -प: श. २, ३, ४, २५; ३, १, १, १२; ४, १, १३; ५, २, १२; ६, १, १७; ३, १९; ४, ६, ९, ९; का. १, ४, १, १८; १९; -षम् ऐ. ५, २२ <sup>७</sup> ; श. २, ३, ४, २५; ६, ५, २, ३-६; १४, १, ३, २२; का. १, ४, १, १९; तै. २, ६, ३, ५; ८, १, ४; ५; ३, ७, ५, १३ <sup>८</sup> ; १०, ८, १; १२, ५, ३; -पस्य श. ४, २, १, २२; -पाय श. ७, ४, १, २; तै. ३, ७, १, ९; ७,	प्रतिहितायिन्- -यी श. ९, १, १, ६.
पात्र- -म् तां. ६, ५, ३; ७.		प्रत्यवरोहि(न्→)णी- -णी तां. ३, ६, १.
पादावनेज्य- -म् तां. ६, १, ११.		प्र√मृज्, प्रमृणजानि गो. २, १, २४.
पार्यत्- -यन्ता ऐ. ६, १५; तै. २, ८, ७, ९ <sup>९</sup> .		प्र√मेथ्, प्रमेथु: श. ११, ५, १, २; ३.
पारयिष्णु-तम- -मौ ऐ. २, ३६.		प्र√यम्, प्र...यच्छ <sup>१०</sup> तै. ३, १०, ४, ३.
		प्र√युज्, प्रायुह्न्त तै. १, ८, १, १.
		प्र√रुध्, प्ररुधतु: जै. २०४.

† यत् सा. पृथक् पदे कृत्वा वलाकशब्दं भेषपर्यायितयाह यच्च Ee. तदनुमेने तथिन्यम् । ‡ 'पारयन्ताम्' इति आन. मुपा. चिन्त्य: तु. =क्र. ७, ६९, ७. || 'पुरुष-' इत्यस्य प्रथममक्षररूपम् । ¶ 'पूरुषेणु' इति आन. मुपा. ? । ७ जै. मुपा. । तां. तु 'वृषदंश-' इति स गद्र. । C. टि. द्र. । § 'प्रजिघाय' इति मुपा. ? । 'प्रजिघाय' इति कौपीतक्युपनि. पा. ? । ∫ 'प्रति च न समवदत' इति G. सम्मत: पा. उपेक्षणीय एव ।

प्र-वृत्त- -सन् का. १,४,२,१०.  
 प्र/चहू, प्रवहन्ताम् ष. ३,१.  
 प्र/विशू, प्राविश्वत् श. १०, १,३,३.  
 प्र-विष्ट- -ष्टान् तां. ९,१,१.  
 प्र/वृज्, प्रवृज्यते शां. ८,७.  
 प्र/वृश्च, प्रवृश्चिति तै. ३, २,१०,१.  
 प्र-सव- -वाय का. १,३,१,२६;२७.  
 प्र/सृ, प्र...सृष्टे ऐ. ५,१६.  
 प्र/सृज्, प्र...सृक्षत तां. १३,७,५.  
 प्रागहि- -हिः शां. २६,४.  
 प्राज्ञ(←प्रज्ञ)- -ज्ञः श. १४, ७, २,  
 १०; -ज्ञेन श. १४,७,१,४२.  
 प्राप्(प्र/आप्), प्राप्त्वानि ष. ४,३.  
 प्राचू(प्र/अचू)प्र...अर्चत तै. २,५,  
 ८,१.  
 प्राव(प्र/अव)- -वः तां. १, ९, ७;  
 गो. २,२,१३.  
 प्रावार(प्र/अव/क्), प्र...अवारत  
 तै. २,४,४,४†.  
 प्राशू(प्र/अशू), प्राश्रीयात् गो. १,  
 ३,२३.  
 प्री, प्रीपीत् श. १,९,१,३.  
 प्रे(प्र/इ), प्रेहि श. ३,८,२,३; प्र  
 इयात् तै. २,३,९,९.  
 फेण्व- -ण्वस्य जैआ. १,१३४†.  
 वत श. ४,५,१,९.  
 वहिर- -रः गो. १,४,२०.  
 वभृ- -भृः तां. १५,३,१३.  
 वाभ्रव- -म् तां. १५,३,१२; जैआ.  
 १,२६८.  
 वर्स- -सौं शां. ३,२; गो. २,३, ११.  
 वल- -लम् जै. २०४; -लस्य जै.  
 १५६.  
 वल-भृत्- -भृत् सं. २,४,६.  
 वलि- -लिः गो. १,५,२३.  
 वहिस्(ः)सा. १,६,१.  
 वहिष्पवमान- -म् जै. १२;९०.  
 वहिष्पवमानी- -न्यः जै. ९०.  
 वहु-देय- -म् गो. २,३,१७.

वाहंत(←वृहत् - -म् तां. १५,५,२.  
 वाहंस्पत्य(←वृहस्पति)- -म् तां.  
 २१,१४,१६.  
 वाहीक- -काः श. १,७,३,८.  
 विल्व- -ल्वानाम् सा. ३,१,१२.  
 वैल्व- -ल्वः तां. २१,४,१३; -ल्वम्  
 सा. २,२,२; -लवाः श. १,३,३,  
 २०.  
 विस- -सानि शांआ. ११,४.  
 वृहत्सामन्- -मा तां. २५,१०,७.  
 वेकुरा- -रा तां. १,७,६.  
 ब्राह्मण- -म्इव ऐआ. ३, २,६.  
 ब्राह्मणी- -ण्या जैउ. ३,१,४,५;९.  
 वृ, वृवाणि ऐ. ३,४९; का. १,२,३,  
 १९; तां. ११,११,१.  
 भक्ष, भक्षयामि शां. ४,४.  
 भक्ष- -क्षः ऐ. ३,२९.  
 भस्, वप्सति श. ६,२,१,५.  
 भाःसत्य- -त्यः श. १४,८,८,१.  
 भा-वत्(मतुप्)- -वान् जैउ. १,१४,  
 २,११.  
 भिज्- -ज्ञान् ष. १,५.  
 भी, विभ्यति श. ६,४,४,१६.  
 भुरिज्- -रिजं दै. ३,२१७.  
 भू, भवासि तैआ. २, ६, २; भुवः  
 शां. १२,७.  
 भावयति ऐआ. २,५,१†.  
 भुवस(ः) जै. १८२.  
 भृत्- -तम् ऐ. ६,२७; श. ७,१,१,  
 ४१; जै ९३; जैउ. ३,२,३,१०;  
 ५,४†;५: ६;८; गो. २,६,८; -ते  
 जै. १६१;१६४†; १६९; गो. २,  
 १,२३;२,२४.  
 भृत्वा श. ८,२,२,७; ८†;९; ३,२,५;  
 भूर(ः) जै. १८२; जैउ. ४, १२,  
 २,४.  
 भ्रंश, भ्रशात् तै. २,४,२,८.  
 भ्रज- -जः श. ८,५,२,४†.  
 भट्टिवय- -म् § जै. १८३.

मत्य- -त्येन गो. २,३,११९.  
 मथित(√मथ्)- -तम् वा. ५, ३,२,  
 ६; जै. १८४: -तात्इव जैउ.  
 १,१५,२,७; -तेन सा. ३,४,११.  
 मथित-वत्- -वन्तम् शां. ८, १.  
 मथितोस(ः) ऐ. १,१०.  
 मथित्वा श. २,१,४,८†; ३,७,३,  
 ३-५; ६†; ४,६,८,३; ५; ८; १३;  
 १५; ६,६,४,१३; ११,५,३,११;  
 १२; १२, ४,४,१; का. १, १,४,  
 ७†;५,१,१६.  
 मथ्यमान- -नः ऐ. ८,२८; तै. ३,  
 ७,३,१; ष. ४, १; -नाथ ऐ. १,  
 १६†; शां. ८, १; श. ३, ४, १,  
 २२;२३; का. १, ५,१,१६; -ने  
 ऐ. १,१६.  
 मद्, मदेम तै. ३, ६,१३,१; मदे-  
 महि तां. ९,१०,१.  
 मद्व- -दन्तः श. ६,६,३,८†.  
 मधु- -ध्वः श. ४,२,१,३३.  
 मधुक- -म् सा. २,७,१३||.  
 मधु-पर्क- -म् जैउ. १,१८,४,२;३.  
 मधिवष्टी- -ष्टी जै. २१२.  
 मध्य- -म् तां. २१,१५,३.  
 मध्ये-पृष्य- -पृष्यम् तां. २५,१,२;  
 -ष्टयेन तां. २५,१,३.  
 मन्, मन्थेत् शां. ९, ४; अमन्महि  
 श. ४,५,६,४.  
 मनस्- -नःइव तै. २, २, ६, २.  
 मनु- -नौ तै. २,४,८,७.  
 मन्दू(←√मद्), मन्दिपीमहि श.  
 ३,२,२,२२.  
 म(न्-तः)मा-न्मात्र- -म् गो. १,१,१.  
 मरुन्त्य(न्-तः)ङ्- -ङ्गः शां. २२,  
 १;२३,६.  
 महू, महय ऐ. ५,१६; शां. २६,९.  
 मांस- -सानि गो. १,५,५.  
 मांस्पृष्ट- -ष्टः श. १४,७,२,११.  
 माण्डव- -वे आ. १,४०.

† = ऋ. १,३९,५, 'प्र' 'वारत' इति पाठः । † पैलुस्य ? आ. पा. । † 'भू' इति सुपा. † । § -म्  
 √कृ इति योगः C. । तु. 'महयम्' तां. । § 'मन्त्रेण' कालि. सुपा. चिन्त्यः । || 'वधुकम्' इति सुपा. तु. सा. ।

√मान्,अमीमांसन्त तां. १२, १०, १५.  
 माया- -याभिः जैज. १, १४, ३, ४.<sup>२</sup>  
 मार्ताण्ड- -म् तां. २४, १२, ६५.  
 मास- -सान् गो. १, ४, १८.  
 √मुह्,अमुहाम श. ११, ५, ५, ७.  
 √मृत् √=√प्रित् मद्र.  
 मूध्- -मृधः तै. ३, ७, ११, ४.<sup>२</sup>  
 यजतु- -म् तैआ. १, १०, १५.  
 यजू- -जुः श. १, ७, ३, २२.  
 यत्(√इ)- -यतः श. ६, ३, १, १५.  
 यताम् जै. १७७; यन्तः ऐ. ७,  
 १४.<sup>२</sup>; श. ९, २, ३, २७; तैआ. १,  
 २७, ५.  
 यथा(-थाऽआ-)गीत- -म् जैज. १, १७,  
 ३, १४.  
 यथा(-थाऽआ-)दिष्ट- -म् श. १, ३,  
 १, २१.  
 यथा-शरीर- -म् तै. १, २, १, ९.  
 यथे(-थाऽइ-)ष्टि- -द्व्या श. ५, २,  
 ३, ६; ४, ५, १६; ११, १, ३, १.  
 यम- -मः † गो. १, २, ९.  
 यवाचित- -म् तां. १८, ९, १७.  
 यविष्ट- -ष्टः ऐ. ५, १३.  
 यावत्- -वत्ऽ-वत् श. ४, ४, ५, १३.  
 यिरा जै. ६२.<sup>३</sup>  
 यु- यू श. ३, ७, ४, १०.  
 युक्त(√युज्)- -म् प. १, २.  
 युक्ति- -क्त्यै तै. ३, २, १०, २.  
 युग्मत्- -गन्तः तां. २१, ६, ४, ९, ५.  
 यूप- -पः श. ३, ६, ४, १.  
 रक्षस्- -क्षसाम् प. १, २.  
 रथी- -थ्यः तै. २, ८, ५, ३; तां. १३, २, ३.  
 रन्ता- -न्तायै जै. ७९.  
 रयिष्ट- -ष्टाः दै. १, १६.<sup>२</sup>  
 रश्मि- -श्मयः श. ४, ५, ४, ११.  
 राहस्- -म् सा. १, ४, १४.

√रिच्,अरिश्चि श. ३, ९, १, २.  
 रूप-समृद्ध- -म् शां. २०, २.  
 रोम-समर||- -रेभ्यः गो. मद्र.  
 र्थै † ऐ. ८, ११.  
 वक्षथ(√वह्)- -थः शां. २१, ३.  
 वङ्गा(-ङ्गाऽअ-)वगध- -धाः ऐआ. २,  
 १, १.  
 √वच्, वक्तारौ जै. १८६.<sup>२</sup>  
 √वद्,अवादीः प. २, ३.  
 विवदिषेत् का. २, १, १, ४; जै.  
 १७०.  
 √वन्,वावान(=ववान) ऐ. ३, २२.<sup>३</sup>  
 ४, २९; ३१; ५, १; ४; ७; १२; १६;  
 १८; २०; ८, २; ऐआ. ५, २, २.  
 √वन्द्,वन्दिपीमहि का. १, ६, १, २५.  
 वयत्(√वे)- -यन्तः तै. १, ५, १, १.  
 वयि(त्-→)त्री- -व्यः तां. १, ८, ९  
 वयस्- -यांसि श. ६, १, २, २.  
 वरीवर्धमान(√वृत्)- -नः श १४,  
 १, ४, १०.  
 वर्तमान- -नः ऐ. ५, ३३.<sup>३</sup>; श. १,  
 ६, ३, ९; जैज. ३, ४, २, ४; ७; गो.  
 १, ३, २, ३; -नन ऐ. ४, १५.  
 व्रीवृजत्(√वृज्)- -जत् तै. २, ४, ३,  
 ६; ७, १३, ४.  
 वर्जनीय- -याः प. ४, ४.  
 व्रीवृत्(√वृ- -वृत्तः तैआ. २, १९,  
 १.  
 वरूत्(√वृ- -न्ता कांआ. १, २.  
 वर्तव्य- -व्यः तां. ६, ७, १३.  
 वृय- -यः तै. ३, ९, २१, १.  
 वर्धमान,ना(√वृध्)- -नः ऐ. २, २;  
 श. ६, ४, १, ८.<sup>३</sup>; ७, ४, १, ९.<sup>३</sup>; तै.  
 ३, ६, १, ३; ७, ११, ५; तैआ. ४,  
 ५, ६; ४२, ५; प. ५, १; -नम् श.  
 २, ३, ४, २९७; ६, १, ३, २०; का.

१, ४, १, २२; तै. १, १, ९, ७; -ना दा.  
 ११, ५, ७, १; -नाः तै. २, ६, ८, ३.  
 वर्धयत्- -यत् तै. २, ६, ११, ३; ८, ३.  
 ७; ८; ८, ११; तां. १३, ४, १७;  
 -यन्तः तै. २, ८, ८, ९; ३, १, २, १;  
 ३, १; १२, ३, ४; -यन्ता तै. २, ५,  
 ४, ६.  
 वर्धयन्ती- -न्ती तै. ३, १, १, २;  
 ४; २, ४; ७, १३, ३.  
 वर्धयमान- -नः श. ५, २, २, ७.  
 वर्धयित्वा श. २, २, १, १२; का. १,  
 २, १, ९; तां. १३, ४, १७.  
 वर्पत्(√वृप्)- -र्पतः गो. १, ५, ५;  
 -र्पति तैआ. १, २६, ६; २, १४, १;  
 गो. १, ३, १९; -र्पन् तै. २, ८, ८, ३;  
 -र्पन्तम् श. ३, १, ३, १४; १५;  
 १२, ३, ३, ६.  
 वर्पन्ती- -न्तीः जै. ८८.  
 वर्पय(त्-→)न्ती- -न्त्यै तै. ३, १, ४, १.  
 √वस्,वसति प. ५, ८; वसत तै.  
 २, ४, ५, ४.  
 वृसीयस्- -यान् शां. ६, ९.<sup>३</sup>  
 √वह्,वृहसे श. ४, ४, १, १५; तैआ.  
 १, ११, ८.  
 वृहस्- -हः का. १, २, ३, २३; २, १,  
 २, ९.  
 वाच्- -वाग् तां. १२, ५, ११.  
 वाचोयस्य- -म् गो. १, ३, ३.  
 वारयित्वा(√वृ- -वृत्तः तै. १, १, ८, ३.  
 वार्य(√वृ- -म् ऐ. २, १२; ५, २;  
 ऐआ. १, ५, ३; शां. १०, १; २१,  
 २; ४; २२, २; शांआ. २, १८.  
 वावृधान्(√वृध्)- -नः ऐआ. १, ३; ४.<sup>३</sup>  
 शांआ. २, १; तै. १, २, १, १२; २, ५,  
 ८, ३; ६, ८, १; ८, ३, ८, ३, ७, १३,

‡ 'मार्तण्डम्' इति मुपा. चिन्त्यः । तु. =क्र. १, ७२, ८ । J C. का. भू. पृ. ४२ द. । ई'रजतम्'  
 इति कालि. मुपा. चिन्त्यः तु. =क्र. ६, ५८, १ । †'आदित्य-' इत्यत्र (प. -खण्डे) टि. द्र. । एवं किल G. पठति ।  
 † 'रोमशमरेभ्यः (विवरेभ्यः)' इति G. भू. पृ. ३७ द. । M.P. 'शमर-' इति । † 'समर्थ-' इत्यस्यान्तिमो भागः ।  
 φ स्वररहितो मुपा. चिन्त्यः । तु. य. ३, २३ ।

२, १०, ८, १०; -नस् ए. ५, २०; श. ४, ३, ३, १४; तै. २, ८, ३, ४. वि तै. १, ६, ४, ३; तैआ. ४, १९, १. वि/कृष्, वि...अकृक्षथाः श. ११, ७, २, २.	वि-हृष्य- -यः शां. ४, ६, ४, ६. वीर् (वि/ईर्), वि...पेरयेथाम् जै. १४८.	१संवेश्य शांआ. ४, १०. सं/सिच्, सुम्...सिञ्चन्तु तैआ. २, १८, १.
वि-जहत् (√ १हा)- -हत् तै. ३, १०, ९, ९; १०; १५; -हतः तै. १, ४, ६, ७; -हन् तै. ३, १०, ९, १५.	वीर्य-वत्-ता- -तायै गो. २, ३, ९. वृष्टि- -ष्टिभिः तै. २, ८, ५, ६ <sup>५</sup> .	संस्थान-विपर्यय- -यः ऐआ. ५, २, १. सकृन्मद्वत्- -त् शां. १५, ३.
विजिहासत्- -सन् श. १०, ४, ४, १. वि/तन्, वि...अतन्वत् ऐ. १, २०.	वैना (← वैन)- -म् शां. १६, ३. वैशाल्य- -यः तां. २५, १५, ३.	√सच्, असचन्त तां. १२, ३, १३. सजूरव्दीय- -म् श. ९, २, १, १३.
√रविद्, विद्वाञ्चकर श. १४, ८, १५, ११; विद्यात् तैआ. १, २, २; विद्याः प. १, ७.	व्यं (विऽअं)-सफ- -सम् तै. २, ५, ४, ३, व्यरुक् (श→)शा- -शा तैआ. ६, ४, १.	सं/चर्, सुञ्चराणि तै. १, ५, १२, ५. सत् (√ १अस्)- सन्तम् जै. ११९.
विद्ध, द्धा (√ व्यध्)- -द्धः ऐ. ३, ३३; श. ५, ३, २, २; ५, २९; का. १, १, २, ६; तां. ८, १, १२; -द्धस्य जै. २०७; -द्धा ऐ. ६, ३५; गो. २, ६, १४ <sup>१</sup> .	व्यवग्राहम् (णमुल्) शां. ३, ३. व्यावृत्- -तम् गो. २, २, ११ <sup>१</sup> .	√सन्, सेत् श. ५, १, ४, ३; ६. सं/तन्, सुन्तन्वन्ति तै. १, २, ३, २; तां. ४, ७, ७.
विद्ध्वा तै. ३, ३, ११, ४.	व्युदि (विऽउद्, √ इ), व्युद्यन्ति का. १, १, २, १.	√सपर्य, असपर्यन् तै. २, ७, १२, २. ससन्- -प्त गो. २, २, १७.
वि-भृज्- -भृजः तां. १, २, १.	√शंस, शंसिषम् तां. ८, ६, १२; तैआ. १, ७, ३.	सप्त-कृत्वस् (ः) जैउ. ३, ६, ६, ४. सप्त-ह- -म् प. ३, ९.
वि/मद्, व्यमाद्यत् ऐ. २, २२.	√शक्, शेकुमिव तैआ. १, ७, ३.	स-बर्हिस्- -र्हिः गो. १, १, ३९ <sup>१</sup> .
वि/वस्, व्युवास <sup>१</sup> मं २, २, १.	√शम्, शमय तैआ. ६, ४, १.	समवर्जं (व/कृज्), समवर्जन्ति का. १, ५, २, १५ <sup>१</sup> .
वि/वृ, व्यावः शां. २५, २; शांआ. १, २; वि...भावः श. ७, ४, १, १४; तै. २, ८, ८, ८; तैआ. १०, १, १०.	शीर्षण्य- -ण्याः जैउ. २, २, ३, १०; -ण्यान् तै. २, ३, ६, ४.	समिध्- -मिध् गो. १, १, ३९ <sup>१</sup> .
वि-वृथ तैआ. १०, १, ४.	इनुष्टि- -ष्टिः तां. १३, ११, २२.	समोप (त्→)न्ती- -न्ती श. १, ९, ३, २ <sup>*</sup> .
√विश, विविश्रे ऐआ. २, १, १.	श्रौष्ट- -म् तां. १३, ११, २१.	संप्रतिप्राण- -णः ऐआ. ३, २, २.
विश्- -विशः जै. १३०.	इथ्य- -स्याः तां. ७, १०, १३ <sup>१</sup> ॥	सम्/मद्, सम्...माद्यन्ते ऐ. ६, ११.
वि(श्→)श्वा- -श्वाः तैआ. १, २, ४.	√श्रम्, शश्राम गो. १, ५, १० <sup>१</sup> .	सर्व-भूत- -तेभ्यः तैआ. १०, ६७, २.
विश्व-जित्- -जित् तां. २३, १४, १.	√श्रु, श्रावय तैआ. ७, ८, १.	सर्व-वी(र्य→)र्या- -र्या श. ७, ४, २, ३९.
विपु- -पेगऽइव का. १, ३, २, २.	श्वःस्तोत्रिय- -यः गो. २, ५, १५; -यम् गो. २, ५, ११.	ससवस् (√ सन्)- -वांसः श. ४, १, ४, १०-वान् श. ७, १, १, २२.
वि/हन्, वि...जहि श. ४, ६, ४, ४.	√श्वाह्क्ष, श्वाह्क्षत- गद्र. जै. १६४ टि.	सलुवा- -म् जै. १२७ <sup>१</sup> .
	पप्- पट् शां. ५, ५, ९, २.	साचि-इव गद्र <sup>३</sup> .
	षड्धा-विहित- -तः तां. ७, ३, ४.	सामन्- -म तै. २, ३, २, ३; प. ४, ३;
	संवर्त- -र्तस्य, -र्ते जैआ. १, ३९३.	
	संवृत्त-सोम- -मयोः गो. २, २, १५.	

† विसर्गान्तः मुपा. ? । ‡ 'ह व्युवास' इत्यत्र 'हविः ? उवास' इति पदद्वयं विभज्य सामश्रमी वत्राम तु. अ. ३, १०, १; द्र. १. † आडागमः । ‡ 'व्यु' इति मुपा. तं तथा व्याचिख्यास् सा. भा. च चिन्त्यौ । तु. ऋ. ७, ५६, १३. । † 'व्यु' इति मुपा. स्वरदिचन्त्यः । ‡ 'त्त', इति कालि. मुपा. चिन्त्यः । तु. मै. २, ५, ३ । ‡ 'शेत्याः' इति मुपा. ? । ‡ 'शुश्रुवुः' इति कालि मुपा. ? । ‡ 'सर्वर्हिः' इति कालि. G. मुपा. चिन्त्यौ । ‡ 'समवर्जन्ति' इति श. मुपा. C. भू. पृ. ३७ द्र. । ‡ 'संमिध्' इति G. मुपा. चिन्त्यः । \* मुपा. खरानुरोधादिकपयं स्यात् । सा. तु 'तिष्ठतः' इति व्यवहितक्रियायोगः । ओपन्ती- द्र. । ‡ 'सुलुवाम्' 'लुवाम्' इति पाठान्तरे । ‡ यत्तु 'सान्नी-कृत्वा' इति च्यन्तस्य योगं C. पद्यति तदशुद्धमिव । शब्दस्वरूपं प्रति भ्रान्तत्वात् । उदाहृत-व्याहृत्तश्रुतौ (१०, १४२, २) शब्दान्तरत्वेन योगदर्शनादिति दिक् । विस्तरस्त्वन्वयत्र ।

-मा३घ. १,२. सामन्ता- -गेभ्यः प. ५,३. साहृष्ट(√सहृ)- -हृष्ठा शांआ १२,२ सु ऐ. ३,४९; ५,१६; ऐआ. १, ३,४; शां. २६,९; शा. ३,२, २, २२; ६,६,२,५; तै. २,४, ३,१२; ५, ४; ५,८, १; तैआ. ४,५,५; २०, २; १०, १, १६; तां. ९, १०, १, ११, ११, १.	√१सु, असूयत जै. १२८. सुवान- -नः तां. १३, ११, १. सुप्त्वय(त→)न्तीऽ- -न्ती तै. ३, ६, ३, ३. सैं(मऽऐ)-रावती- -म् गो. २, ६, ३. √स्त्र, स्त्रृगर्ष प. ३, ८; ९. स्थालीपाकशंष- गद्रां. स्पश- स्पशः प. १, १. सै ऐ. ७, १३. √हन्, अजिघांसन् प. १, २.	हरन्(√हृ)- -रन् श. ६, ७, २, ३; -रन्ऽश्च श. १३, २, ९, ३; -रन्तम् तैआ. ३, १; १. हरन्ती- -न्ती ऐ. ३, २५; श. ४, ३, २, ७; तां. ८, ४, १. हरिन्त्व- -म् तैआ. १, १२, ३. हृर्वै श. १२, ४, ४, ६; ७. हृर्वै- -म् का १, ६, १, ९. हार्य'- -म् श. २, ६, १, १२.
--	---	--

अंस- -सौ तै. १, ६, ४, ३.

√अद्, अदन्ति प. १, ७७.

अनुष्टुम्- -भम् प. २, २.

अर्थम्(√अर्थि णमुल्) तैआ. २, ७, १

अव्य(←अवि)- -व्यः तां. १२, ११, ३.

अ-शतदक्षिण- -णेन श. ५, ३, ४, ३.

आ√लम्, आलभन्ते श. १०, ६, ५, ८.

इ- -पः जै ५, ९, १, १.

जगती- -रयाम् या. १, १, १३.

पंक्ति- -म् प २, २.

इति वैदिकपदानुक्रमकोषे द्वितीये विभागे

परिशिष्टं समाप्तम् ।



§ =क. १०, ११०, ६ । सु√एतः शतरि द्वित्वम् सा. भा. । Bw. प्रमृ वृ. √सुप्त्वय (←√१सु)  
इति नाथा. † 'स्थालीपाकशंष-' इति Bw. पा. । ‡ 'अस्' इति मूलतः । हास्मा आरुणायै नमित्येव सतः पा.  
त्रेपः स्यात् । † 'अत्ति' इति मुपा. चिन्त्यः ।

## उत्तरार्धीया संशोधन-पत्रिका

‘—’ ‘....’ इत्येते पुरोवर्तिनी चिह्ने मूलात् पूरयितव्यस्यांशस्य सूचके द्र. ।

‘+’ इत्येतद् यदूर्ध्वं भवति तस्यास्मिन् कोपे स्वस्मात् स्थानाद् अपाकरणं द्र. ।

पृष्ठे स्तम्भे पङ्क्तौ			पतत्	एवम्	पृष्ठे स्तम्भे पङ्क्तौ			पतत्	एवम्
४४३	२	२४	→॥	॥→	४७३	टि.	१	‘त्रि-’....‘ष्टिन्	‘त्रि-’....‘ष्टिन्-
४४७	२	२	त्तिः	-त्तिः	४७४	१	१६	६;	+ +
”	”	३२	ऐच्चा. १, ४, २;	+ +	४७५	३	२६	त्र्य....ल, ला-	त्र्य....ला-
”	”	३३	शांच्चा. १, ४;	+ +	”	”	२६-३०	-लम्....१७;	+ +
”	”	३४-५	शां. २०, २-४; } २१, २-४; }	+ +	४७६	२	३०	तैच्चा. १, २३, ३;	+ +
”	३	२८	थी-	थी-	४७७	३	१६	(←तुडवै)	(←तुडवै)
४४८	३	६	१, २०;	+ +	४७८	टि.	२	दसं—	दसं—
४४९	टि.	१	धर्मतन्	धर्मतन्	४८२	टि.	३	√कन्द या.	√कन्द या.,
४५०	२	२	०,	१०,	४८३	१	३२	दमायन्तु	√दमाय, दमायन्तु
”	”	३३	-णम्	-विशम्	४८६	३	२५	२, ४, १, ७;	+ +
”	३	१	-स्य	-न्वस्य	४८८	२	२२	१८;	+ +
४५६	३	२२	-स्य	-सस्य	४८९	१	१	-ने	-मने
४५७	२	२१	१२, ६;	+ +	”	३	१४	दाभ्यं	दाभ्यं, भ्यां
४५९	२	२१	(√स्तृ)	(√स्तृ)	४९०	१	१६	दाश (←दश)- त(य→) यी-....	दाशत (य→) यी (←दश-तय)- -भ्याम् }
”	टि.	२	सवन-मित्य	सवनामित्य	”	१	२१	दाश-राज्ञ	दाशाराज्ञ (←दशाराज्ञ)
४६३	१	३१	√वृ	√वृ	”	”	२३	दाश-रात्र-दाशारात्र (←दशारात्र)	
”	२	२८-९	तां. २४, १३, ५;	+ +	”	२	३४	दिव्-	दिव्→ष्टु
४६८	२	२६	-म्	-तम्	”	२	२३	१३०;	+ +
४६९	१	३८	जैउ. १, २, ३, ६;	+ +	४६३	२	२३	दु (-रुड्या) राधुपं, दुरा (-रुड्या)	
”	२	१-३	२त्रयोदशान्....	त्रयोदशान् †	४६८	१	२६	पा-	-धर्पं, पो-
			-शसु....-शभिः....	....-शभिः....					
			-शसु....-शभिः....	....-शसु....					
४७०	१	२१	-गुण	-गु(ण→)णा-	४६९	३	८	दुहाम्	दुहाम्
”	२	११	८;	६;	”	”	३२-३	दुहा-....८, १.	+ +
”	”	११-२	प. ३, ८; ६.	+ +	५००	२	२४	७, १६, १;	+ +
४७१	१	१	(-त्रि)	(त्रि)	”	”	३१	(-रेडग्रन्त)	+ +
४७३	२	३३	तां १८, १०, ६;	+ +	५०४	१	३७-८	१६, ३, १;	+ +
”	३	२४-५	त्रिप्लुम्....२.	+ +	”	”	३८	१५, ५, ३;	+ +

† तत्र ‘भल्ल्युपोत्तममिति (पा. ६, १, १=०) स्वरो द्र. । अत्रैव ४७७, १, १२ द्र.



पृष्ठे	स्तम्भे	पङ्क्तौ	एतत्	एवम्	पृष्ठे	स्तम्भे	पङ्क्तौ	एतत्	एवम्
५०४	१	४०	७, ४;	+ +	५४८	२	२५	-च्छेद	-च्छेद
५०५	१	४०	२३,	२३;	"	३	३६	-त्र	-त्रः
५०७	२	३७	२, ६;	६;	५५१	३	२	(√मन्,	(√नम्,
५०९	२	२४-५	ऐ. ५, १२;	+ +	५५४	२	१४	√कृत्	√शिकृत्
५१०	३	२३	—०वी	—०वी	"	टि.	१	विमर्शणीयम्	विमर्शनीयम्
५१२	१	१७	६, २५;	+ +	५५६	१	६	१८ <sup>३</sup> ;	१८ <sup>३</sup> ;
"	३	३६	२०३;	२०३ <sup>२</sup> ;	"	"	२५	१८;	१८ <sup>२</sup> ;
५१३	टि.	१	कतिचित्स्थलेषु	कतिषुचित्स्थलेषु	"	३, १४-५		निधत्तात्	निधत्तात्
"	"	२	अनवलोकमा-	अनवलोकमा-	५५८	३	२५	नियान-	नि-यान
			ननैव	ननैव	५६२	२	३०	३,	१३,
५१६	३	२३	(-खिन्+टच्)	(-खि+टच्)	टि.	३		Böt.	Bw.
५१८	२	५	(-राज्)	(-राज)	५६५	३	१५	१, १६;	+ +
५१९	१	३७	३.	३.	५६७	३	१७	निष्पेष्टवै	निष्पेष्टवै
५२५	२	७	६, १;	+ +	५७०	२	३१	२, २.	+ +
"	"	१३	-शभिः	-शभिः	"	३	३२	७, १५;	+ +
"	"	१८	-शभ्यः	-शभ्यः	५७१	२	६-७	तां...२ <sup>३</sup> ;	+ +
"	"	२०	-शसु	-शसु	५७३	३	२०	६;	६ <sup>२</sup> ;
"	३	३७-८	तैआ. ५, ११, ६.	+ +	५७४	३	१३	पङ्क्ति-२.	+ +
५२६	३	३३	-गुण-	-गुण, णा-	५७६	३	७	१५, १;	+ +
"	"	३५	-म्	-णम्	५७७	१	२६	१६,	तां. १६,
५२८	२	१२-३	तां. १३, ...३, ५;	+ +	"	२	३८	६, ८.	+ +
"	"	१५	३;	६;	५७८	२	११	(...ऽ ऋ-)	(...ऽ ऋच्)
"	३	१९	१०, ६, ६;	+ +	"	३	१७	-व्यायामे-	व्यायाम-
५२९	२	१३	५, ३, ३;	+ +	५८२	३	५	शन्ति	शन्ते
"	३	११	१८.	१८. <sup>२</sup>	५९६	३	१०	१३, २, ५, ७. <sup>३</sup>	१३, ५, २, ७. <sup>३</sup>
५३०	टि.	३	...स्तुभय...	...स्तुभय...	५९७	३	३२	१०, ४, ४, ४;	१०, ५, ४, ४;
५३१	१	१४	(←द्वित)	(←द्विता)	५९८	३	६; २१	-स्... पर्यां... }	-स्तु... परि√शिप्, पर्यशिपः
५३३	१	३३	दधाति	दधाति	६०२	१	३	पर्वत-	पर्वत-
५३४	२	२८	३, १, ४, ११;	+ +	६०९	३	१८	पशु-वीर्यं-...८.	+ +
५३५	३	१३-४	तै. ३, १, ४, ११;	+ +	"	"	३९	पश्वा(	पश्वा(
५३६	१	८	दधीरन्...११;	+ +	६१०	२	३४	पश्वाद्...	पश्वाद्...
"	टि.	१	च्छान्दसो	श्छान्दसो	६१३	२	२६	१७;	१७ <sup>३</sup> ;
५३७	१	९	धान्याद्-	धान्याद्-	६१४	२	४	६, १, ११;	+ +
"	२	१४	३.	३. <sup>२</sup> .	६१७	३	३६-७	-०क्...२;	+ +
५३८	टि.	१-२	श्वः...वान्...	श्व...वान्...	६१९	२	२६	७, १, २२ <sup>३</sup> ;	७, १, २२;
५४१	२	३९	तां. २२, १८, ७.	+ +	६२१	टि.	३	'पिन्वत्यथ'	'पिन्वत्यथ'
५४३	टि.	२	अप्यथ	अप्यर्थ					
५४४	१	११	धन्	धन					
५४८	१	१	-थे	-ते					

पृष्ठे स्तम्भे पङ्क्तौ			एतत्	एवम्	पृष्ठे स्तम्भे पङ्क्तौ			एतत्	एवम्
६२३	१	४	तां. ४, ६, १०.	+ +	७१३	३	१५	तां. २५, १८, ४१; + +	
६२६	३	५	गो. २, ३, १.	+ +	"	टि. १, २	†... टि. ६.	+ +	
"	"	१७	प. ३, १;	+ +	७१४	१	३	प्रैयङ्गव	प्रैयङ्गव
"	"	१६	६, २, ४;	६, १, ४;	"	३	४	(प्रउडप्	(प्रउडप
६२७	३	६	(रम्√ह)	(र-म्√ह)	७१५	३	२२	फाल-...६.	+ +
"	३	३५-६	६, २, ३, २५;	+ +	७१८	टि. १	'वसोम्'	'वसो'	
६२६	टि. १.		अनुसारणी	अनुसारणी	७२४	३	१२	३, १, ४;	+ +
६३१	३	२२	पुरा-	पुरा-	"	"	३२-३	२१, ४, ४;	+ +
६४१	१	५; ७	-हः...-है	-हः...-है	"	"	३३	२५, १०, ७;	+ +
"	"	१४	पूर्वाहापराह-	पूर्वाहापराह-	७४०	२	३४	भरयदकेप्या	भरयदकेप्या
			-हो	-हो	७४२	१	८	(-स्म ऽअ-)	(-स्मन्ऽअ-)
६४२	२	२	जैड. १, २, ३, १;	+ +	७४३	३	३५	-वान्...११.	+ +
६४४	२	११	-दुष्नी-	-दु(ष्नी→)ष्ना-	७४४	१	२७	१४, ८, ८, १;	+ +
६४५	२	३८	२५, १, ३;	+ +	७६२	३	३०	ते	तां
"	३	७	ऐ. १, ३०;	+ +	७६३	१	१८	ए.	ऐ.
"	"	३१	२५, १, २;	२५,	७६५	३	२०	उ <sup>२</sup> ;	उ;
६४७	२	१४	(←पितु-	(←पूतु-	७६६	६	१३	मृटी†-द्विगम्,	मृटी-
"	"	१५	२, १.	२०, १.	"	२	१४	जैश्रां.	जैश्रा. श्रा.
६५७	१	१७	२२;	२२ <sup>२</sup> ;	"	टि. २	०... एव	+ +	
६७४	२	७	-राय तां२४, १, १२; + +		७६७	१	३६	मादयन्ते ऐ. ६, ११; + +	
६७६	३	१	प्रतिचीन	-प्रतीचीन-	७६८	१	१२	३, ४ <sup>३</sup> ;	३, ४ <sup>३</sup> ;
६७८	२	१२	√चरण)	√चरणय)	"	टि. १	...धिन्यः	...धिन्यः	
६८२	टि. १		स्वरिन्तत्वं	स्वरितत्वं	७६६	३	४	२५, १, २; ३ <sup>२</sup> ;	२५, १, ३;
"	"	२	'प्रतीदयत्'	'प्रतीदयत्'	७७७	२	३२	मन्दु... ४०.	+ +
६८५	२	१२-३	जैड १, २, ३, १;	+ +	७७८	१	१७	-प्यतः	-प्यतः श.
६८७	१	१२	प्र-अद-दे	प्र-अदे	"	२	७	शां. २२, ...६;	+ +
			(√अद=√मृद) }		७८४	टि. २	तै.	तैसं.	
६६३	२	१८	...अशं-	...शं-	७८५	३	१६	मित-, ता-,	+ +
६६५	३	१	१०;	१० <sup>३</sup> ;	७६०	३	२४	तैश्रा....३;	+ +
६६७	१	२५-६	प्रस्वर्च्...१.	+ +	"	"	२७	३.	३ <sup>२</sup> .
६६६	२	६-७	तां. १, ६, ७;	+ +	७६१	३	२	२, ३, ६;	+ +
७०१	१	१४	२;	+ +	७६२	१	३६	२०.	२.
७०५	२	३४	ऽआ-)	ऽअ-)	७६३	३	३३	-धुया	-धुया†
७०६	१	२	निनाय	आनिनाय	"	टि. २.	प्रत्यय	प्रत्यये	
"	"	६	प्रात्	प्रात्	७६८	१	३१	-सहस्र-	-सहस्र-
७०७	२	१६	(स→)	(स→)	८०२	टि. १	'घा'	'घा'	
७०६	३	३२	(-शाऽअ-)	(-शाऽअ-)	८०४	३	५-६	६, ५, २, १४.	+ +
७१०	१	१२	प्रास...१०.	+ +	८११	२	८	आ- -प्रा	श्री- -श्री
७१३	३	७	प्रेप्- -पा	प्रेप- -पा	८१८	टि. १	इत्यपचयते	इत्यपचयते	

पृष्ठे स्तम्भे पङ्क्तौ			एतत्		एवम्		पृष्ठे स्तम्भे पङ्क्तौ			एतत्		एवम्	
८१६	२	१०	१ <sup>२</sup> .	१.	१.	१.	६२६	१	२८	का. १, ३, ४, २ <sup>३</sup> ;	+	+	
८२३	टि.	२	सोऽपि । चिन्त्यः	सोऽपि चिन्त्यः			६३०	३	७	विश्वजि(-त्ऽअ-)	विश्वजिद		
८२६	२	२५	१०, ४, ३ <sup>६</sup> ;	+ +						(-त्ऽअ-)			
८३२	२	२६	तरस-	तरस-			९३२	३	३०	का. १, २, } २, २;	+ +		
८४३	३	३४-५	-ध्यः...३;	+ +			"	"	"				
८४४	२	३०	रम्य,	रम्य,			६४४	१	२६	वद्ध-	वृद्ध-		
८४७	३	३२	१२, ६;	+ +			६४६	३	२१	-त्तः	-त्तौ		
८५१	२	२५	-लोक-	लोका-			६५२	३	०२२;	} ६; २४; २५	१०;		
८५६	"	२, ३;	४, २;	+ +			६५३	३	३०		(-विऽअति√इ)	(विऽअति√इ)	
"	"	१४	रुशत्	रुशत्			"	"	३२	(-तिऽ√)	(-ति√)		
८६२	३	३६	(...+इयसुन्)	(...+इयसुन्)			६५७	२	७	गो...द्र.	+ +		
८६३	टि.	२	संबुद्धौ	संबुद्धौ			६५८	३	६	व्यूह्नी(विऽउधस्)-	व्यूह्नी(विऽऊधस्)	सा. मते	
८७१	२	३५	वङ्ग- -ङ्गाः	वङ्गा(-ङ्गऽअ-)									
			मगध- -धाः										
८७२	३	३८	१०५;	१०५ <sup>६</sup> ;			६६१	१	२३	४ <sup>३</sup> ;	४.		
८७३	२	३२	-कारौ जै. १८६ <sup>२</sup> ;	+ +			६६२	२	१	१२ <sup>३</sup> ;	१२ <sup>३</sup> ;		
"	"	३८	वचयन्ती-...५ <sup>३</sup>	+ +			६६४	१	२	शक्कर...८.	+ +		
८८०	२	२३	ऐ ७, १५;	+ +			६६५	३	३६	-तान्	-तात्		
८८३	१	३३	श. १२, ४, ४, ३;	+ +			६६८	३	१२	ऽआ-)	ऽअ-)		
"	२	३४	स्य→)	(स्य→)			६७४	१	१८	शार्यत्	शार्यात्		
८८८	३	१	वशिष्ट-	वशिष्ट-			"	"	२३	शार्यती-	शार्याती-		
८९१	१	२४-५	-हः...६;	+ +			६८०	२	१६	वृत्त- -त्ताः	वर्त- -र्ताः		
८९२	३	२७	३, १;	+ +			६८१	१	२८	शुश्रूपि	शुश्रूपि		
८९६	१	११	वाम-देव्य	वामदेव्य			६८६	१	३६-४०	का. ...६.	+ +		
९०२	२	२६	वाल-खिल्य	वालखिल्य			६९१	२	१६	२, ३, १;	+ +		
"	३	४	-भीम-	-भौम-			६९३	टि.	१	वर्णव्यत्यय	वर्णव्यत्ययः		
९०३	३	३०	वासिन्तक-	वासन्तिक-						√आप्रोतेः			
९०४	२	८	-शमन	-प्रशमन-			६९५	३	२३	तां. ७, २, ४;	+ +		
"	३	६	विशक्ति-धा...१५.	+ +			६९७	२	३२	ज.	जै.		
"	"	३२	तै. ३, १०, ४, ३;	+ +			६९८	२	६	सं√युज	सं√युज्		
९०७	टि.	१	१, १०, १, ११	१, १०१, २१			६९९	३	४०	१, २, २ <sup>३</sup> ;	१, २, २;		
९१०	१	२१	वि-ततुर्	वि-ततुर्			१००६	१	३८	तै...६;	+ +		
९१२	२	३१	८, १५, ११;	+ +			१००७	२	३८	सहार्य-	संहार्य-		
९१३	३	१५	वन्दान्तै	विन्दान्तै			१०१२	२	३५	सं√जीव	सं√जीव		
९१५	२	३२	वृ...	वि....			१०१४	३	२५	१४, ८, ८, १;	+ +		
९१८	१	३८	वि-धुर-	विधुर-			१०१८	२	१३	सदोहविधान-	सदोहविधान-		
९१९	१	५	√च,	√चर,			१०१९	१	४	-भव-	-भ्रव-		
९२०	२	२३	√दरा	√दृश			१०२०	१	२	-०न्त्य	-०त्य		
९२५	१	४०	(-पऽअक्षिन्)	(-पऽअक्षि)			"	२	२५	सं-तत्, ता-	सं-तत्, ता-		

पृष्ठे	स्तम्भे	पङ्क्तौ	एतत्	एवम्	पृष्ठे	स्तम्भे	पङ्क्तौ	एतत्	एवम्
१०२०	३	८	तां. १२,	१६,	१०६६	२	३५	८.	८ <sup>२</sup> .
१०२५	२	२७	६;	+ +	१०८०	२	३४	सु-वयस+	सु-वयस-
१०२९	२	३२	आस- -सः	अ- -आसः	१०८१	टि	१	'अपि सुरिशाने'	'सुरिशाने'
१०३३	२	४	-नौ	समान-सम्ब- न्धिन् - -न्धिनी	११०५	३	२१	√स्पन्द...७.	+ +
१०४२	१	१६	ऐआ....२;	- +	१११३	३	४	६, ५,	६, ५;
१०५७	२	१४	सला-वृकी	सलावृकी-	"	"	५	१, ८,	१, ८;
१०६२	१	२७	सहस्व(-हस्+मतुप्)-सहस्वत्(-हस्+ मतुप्)-		"	"	"	२, ८,	२, ८;
					११५२	२	३७	आ... ११ <sup>२</sup>	+ +

पूर्वार्धिय-संशोधनपत्रिका-परिशिष्टम् ।

११	२	७	३, १८; १६. ६, १, ३, १८; १६.	५७	२	१५	दृक्के	दृक्के
१५	१	३७-८	अग्नेव-... १२. + +	५८	१	५	अनूचिपे ष. १, ६; + +	+ +
१६	२	२७	-शः(स्)श. १, शस्(ः)श. ३,	"	१	२८	, २.	, २ <sup>२</sup> .
१७	१	४-५	शां. १८, १०; + +	६०	२	२५-६	अनुव्य... } अनुवी...-व्यम्... -म्...म्. } -व्यम्इव...१.	
"	३	६	न्ती न्ती- -न्ती				इव...१.	
"	"	८	अ-चरित-वत् अ-चरितवत्	६१	३	१०	८, २६;	+ +
"	"	३३	अच्छेमः अच्छेमः	६२	२	१५	अनुष्टुभ...२.	+ +
"	"	३६	२०; २० <sup>३</sup> ;	"	३	२३-४	अनु...१६.	+ +
२२	२	१५	अति...इहि अति...इहि <sup>३</sup>	"	"	३०	अनु-√सच् अनु√प(←स)च्	
२३	२	३७	जैउ. अतितराम्इव } जैउ.	६८	३	४	अन्वे...द्व.	+ +
२४	३	६	√हां √२ हा	"	३	२३	(-नुउउ-) (-नुउउ-)	
२६	३	४०	अति विधत्ते अतिविधत्ते	७१	३	३६	१२ <sup>२</sup> ;	१२;
२७	३	१४	ष. २, ३. + +	८५	२	८	६;	६; का.
२८	१	१७	)अत्यर्दः )- -र्दः	९१	१	२२	(-पऽआ-)पा	(-प→) पा
"	२	७	अत्यायु-पात्र-म् अत्यायु- यु	९३	३	१	श.	शां.
३०	३	२५	-स्यतः स्यतः	९५	३	७	(-दऽअत्तन्-) (-दऽअत्ति)	
३१	१	१४	६, ३ <sup>२</sup> ३ <sup>२</sup> -	१००	१	३८	१३;	+ +
"	"	२६	३२; ३८;	"	२	१५	१, ४, ६;	+ +
३४	३	१४	ष्ट...-ष्टः ष्ट...- -ष्टः	१०२	३	३	ष. ३, २;	+ +
३५	१	१२	३ <sup>२</sup> ;	"	"	७	३-	२-
"	२	२१	८, ७; + +	१०४	३	३४	ष. ३, ७;	+ +
३६	३	३५	९, ९, ३;	१०७	२	३६	अभिप्रैत	अभिप्रैत्
३७	३	२५-६	७, २; ४, १७. ७, ३, २, १७.	११५	३	२४	वं.	+ +
३८	१	२४	अध्यवचर्कुधिं अधि...अव } ...चर्कुधिं }	११६	३	१३	अभ्य(-भिऽअ- अभ्यु(-भिऽउ-	
"	"	२६	१, ३, ७, ७. १, ३, ७, ८.	"	"	३५	१, ७, ४, २१; १, ७, ३, २१ <sup>२</sup> ;	
४७	२	२४	ष. २, ३. + +	११६	३	३४	हार(√ह)...म् हारम्(√ह+गमुत्)	
				१२०	२	३६	३१;	३१ <sup>२</sup> ;

पृष्ठे स्तम्भे पङ्क्तौ			एतत्	एवम्	पृष्ठे स्तम्भे पङ्क्तौ			एतत्	एवम्
१२१	१	४	—अऽइव	अऽइव श.	२६३	१	२७	५.	५.
"	"	२७	—मात्...५;	+ +	"	२	८	७, ४,	७, ५,
१२२	२	३८	१५;	१५ <sup>२</sup> ;	"	"	३५	३;	३;
१२४	३	२	१८ <sup>५</sup> .	१४ <sup>५</sup> .	२६६	१	३६	उद्...१.	+ +
१३०	१	२१	१ <sup>५</sup> ;	२ <sup>५</sup> ;	२७७	३	३२	उपसुवन्...१.	+ +
१३६	२	३८	अव	अव	२७६	३	८	२, १६;	+ + ;
१३७	१	२५	४ <sup>२</sup> .	४.	२८१	३	२७	उपशीयते	उप/शद्, } उपशीयते }
"	३	१०	५;	४;	२८२	३	२१	५, ३, ४;	५, ३, ३; ४;
"	"	३७	१६;	६;	२८३	३	३	उप...	उप...
१३८	३	८	अव-मान-	अवमान(√अव)	"	"	५	१५ <sup>२</sup> ;	१५;
"	"	३२	अव...	अव...	"	"	१७	श. ११,	श. १०,
१४५	१	१४	३ <sup>२</sup> ;	३२;	"	"	२७	४४;	४४ <sup>२</sup> ;
१४३	२	१२	अष्ट-	अष्टा-	२८६	१	२३	-मात्...५;	+ +
१६६	२	११	शा. २६, ६;	+ +	२६५	१	२३	४, ४;	+ +
१७१	३	१७	१६;	१६ <sup>२</sup> ;	"	२	७	१;	१ <sup>२</sup> ;
१७३	३	१४	-त्रेया...४ <sup>२</sup> .	-त्रेयाऽ-त्रेया...४.	"	"	१३	-न्तः	-न्ताः
१७६	३	१८	प. २, ४; ५, ८; प. २, ५; ८;		२६६	३	२२	श७, ४, १, १५.	श.७, ५, १, १५.
१८०	१	११	का. १, २, २, १२; + +		"	"	३८	३, ३, ३, १२ <sup>२</sup>	३, ३, १२ <sup>२</sup>
"	२	१७	१४ <sup>२</sup> ;	१४;	"	"	३६	-णी	-युणी
१८४	३	३३-४	आजिन...२४.	+ +	३०५	१	१०	१;	१ <sup>२</sup> ;
१६८	२	३८-६	आनुतुक्त...११.	+ +	"	"	३४	५,	५,
२१०	२	११	७, २, १६;	+ +	"	२	३२	-प्रेष-	-प्रेष-
२१२	२	८	१०, ६, ५, ८	+ +	३०७	२	६	२, १०;	४, २, १०;
२१३	३	२५	६, १२;	६, ६; १२;	३०८	२	१५	√ऋण	√ऋणव् (←√रिज्व्)
२१५	२	२१	क्षंस-	क्षंस-	"	"	१६	ऋणवः	√ऋ, ऋणवः
२१६	३	२५	१७;	१७ <sup>२</sup> ;	३१०	१	१०	३, ६ <sup>२</sup> ;	+ +
२२१	१	१३	पान-	पान-	३११	टि.	३	आढः	आढः
२२६	१	३०	शा. २६, ७;	+ +	३१३	१	२७	४, २, १५;	+ +
"	२	२-३	३, ६, ३, २६ <sup>२</sup> ;	+ +	३१४	१	१८	एक-तर-	एकतर-
"	"	२६	३०;	+ +	"	२	३७	३ <sup>३</sup> ;	३ <sup>३</sup> ;
२२७	३	२८	प. ३, ७;	+ +	३१५	३	६	३;	३ <sup>२</sup> ;
"	"	३५	अयामः...२०	+ +	३१६	टि.	३	प्रभृत्यनुसारि योग्य } प्रभृ. योग्य ...आन्ता एव वयम् } ...एव ।	
२२८	३	२७-८	हज्या...१.	+ +	३२८	३	२४	पेरा...३.	+ +
२३५	३	२४	२, २, १, २०;	२, २, ३, २०;	"	"	२८	ऐलब-	ऐलब-
२४२	१	६	इरज्य...३२.	+ +	"	टि.	४	ग...शोधः	+ +
२४३	२	२८	१५;	१५ <sup>३</sup> ;	३२६	१	४	१०;	११;
२५१	१	२६	उच्छ्रवण-	उच्छ्रवण-	"	२	१८	८ <sup>२</sup> ;	८ <sup>३</sup> ;
२५७	१	१६	प. २, १;	+ +					

पृष्ठे	स्तम्भे	पङ्क्तौ	एतत्	एवम्	पृष्ठे	स्तम्भे	पङ्क्तौ	एतत्	एवम्
३३१	२	७	२४ <sup>२</sup> ;	१४;	४००	२	६	२ <sup>२</sup> .	२.
३३६	३	५	च्छेद(	च्छेद(	४०२	२	१०	२१, १, ८;	+ +
"	"	"	-ना:	-ना	४०३	१	२४	२, ३, १;	+ +
३४८	३	२८	५, ८, १०;	+ +	"	टि.	१	पदैकं	पदमेकं
३४९	१	३५-६	२२, ...२;	+ +	४०७	१	१२	चतुर्दशन्...	चतुर्दशन्...
३५१	२	३०	५,	२,				-शसु...	-शसु...
३६०	१	८	५, ८	+ +	४१३	३	१	प. ५, १०;	+ +
३६४	२	२६	अचर्कपुः	अचर्कपुः	४१८	१	३५	चैत्र-रथ	चैत्ररथ
"	३	१०	(-आ ऽ	(-ष्ट ऽ				(←चित्र-रथ)	
३६८	१	३६	१ <sup>२</sup> ;	२;	४१९	१	२२	३, २, ५;	+ +
३६९	१	२३-४	तां...६;	+ +	४२३	१	३८-६	जगती-...२.	+ +
३७३	१	२६	-द्वि	-द्वि:	४२६	२	१३	प. १, ७;	+ +
३७५	२	३-४	तां. २२, ...७;	+ +	४२८	३	२०-१	-याय...१३.	+ +
३७८	३	१८	५, २१;	+ +	४३०	३	४	४३, १;	+ +
३८५	३	१८	गायत्री...२.	+ +	४३४	१	१६	जीयते...	जीयते...
३९०	१	१४	तैआ. ५, ११, ४	+ +				√ज्या, जीयते...	

## इति वैदिक-पदानुक्रम कोषस्य

द्वितीये विभागे

उत्तरार्धः समाप्तः ।